

श्रीमन्महाभारत

या ग्रंथाचे

मराठी सुरस भाषांतर.

पुस्तक सहावें.

शांतिपर्व.

हा ग्रंथ

विद्यावाचस्पति आण्पाशास्त्री गान्धीबडेकर

आणि

रा. रा. महादेव हरि मोडक, बी. ए.

यांनी लिहिला.


प्रकाशक—गणेश विष्णु चिपळुणकर आणि मैठळी,
बुधवार पेठ, पुणे.

मुद्रक—केशव रावजी गोधलेकर, जगद्दितेच्छु छापखाना, पुणे.

शके १८३२—साधारणनाम संवत्सरे.

(सर्व हक्क प्रकाशकांनी राखिले आहेत.)

हा अंथ गणेश विष्णु चिपळूणकर आणि मंडळीचे व्यवस्थापक बालकृष्ण पांडुरंग ठकार
व महादेव दिनकर गोखले यांनो पुणे पेट शनिवार येथील रा० रा० केशव
रावजी गोंधळेकर यांच्या जगद्वितेन्द्रु लापलान्यांत छापवृन पुणे पेट
नुधवार वर नंवर १५० येथे प्रसिद्ध केला.



नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् ।

देवी सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ॥

ज्या अग्निलब्रह्मांडनायकान्या लीलेने या जगार्ची यश्यावत
कायें घडतात. उयान्या कृपेने ह्या अनिवार मायामोहाचे
निरमन करितां येते. व अल्पशक्ति जीवांना परमपद
प्राप्त करून वेतां यावे द्याणून जो त्यास
नुढिसामर्थ्य देतां. त्या

परमकारुणिक

श्रीमन्नारायणाचे चरणी

त्याच्या कृपेने पूर्ण झालेला हा अंथ

अपण असां.

— — — — —

युभ मूयात ।



दुष्यत-शकुनला.

प्रस्तावना.

‘श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर’ या प्रचंड ग्रंथाच्या पुस्तकांपैकीं प्रस्तुतचे पुस्तक सहावे आहे; आणि यापूर्वीच पुढील पुस्तक वाचकांस मिळवूळे असल्यामुळे आज आम्ही खरोखरच या अवाढव्य कामांतून मोकळे झालो. सातवें पुस्तक वाचकांस दिलें त्या वेळी ‘आम्ही पूर्वप्रतिज्ञेनून बहुतेक मोकळे झालो.’ असे म्हटले होते; कारण, त्या वेळी शांतिर्पद पूर्ण झाले नव्हते. परंतु आज तें झाल्यामुळे आतं आम्हांस आणि वाचकांसही अवभृतम्नान करण्यास कोणत्याही प्रकारे हरकत नाही. अशा प्रकारे हा वाग्यज्ञ भगवंताने आमचे हानून तडीस नेल्यामुळे त्याचे चरणी अनन्य-भावाने लीन होऊन समयप्राप्त करत्याकडे वळतो.

महाराष्ट्रांत इंग्रजी अंमल सुरु होण्यापूर्वी मराठी भाषेमध्ये जी ग्रंथरचना झालेली आहे, ती बहुतेक पद्यमय असून, प्रायः संस्कृत ग्रंथांच्या आधारे झालेली आहे. त्यांतही भारत, भागवत आणि रामायण या तीन ग्रंथांच्या—विशेषतः भारताच्या—आधारे ग्रंथ-संपत्तीत जेवढी भर पडली आहे, तितकी इतर कोणत्याही ग्रंथाच्या योगे पडली नाही; आणि याचे कारणही उघडच आहे की, या ग्रंथांत जेसे सर्व विषय भरलेले आहेत, तसे इतरत्र नाहीत. अर्थात् ग्रंथकारांची उडी या ग्रंथावरच विशेषतः असणे स्वाभाविकच आहे. स्वतः भगवान् व्यासांनीच या ग्रंथांचे वर्णन केले आहे की, “वेदांचे रहस्य, त्यांतील इतर विस्तार, सांगोपांग उपनिषदें, इतिहास, पुराणे, कालाची त्रिविध स्थिति, धर्माधर्मविचार, आश्रमांची लक्षणे, चातुर्वर्ण्य, तपश्चर्था व ब्रह्मचर्य यांचे यथास्थित विवेचन, पुराणांतील कथानिर्देश, पृथ्वी व युगे, चंद्र व सूर्य, ग्रह व नक्षत्रे, आणि इतर तारका यांचे प्रमाण, ब्रह्मज्ञान, न्याय, शिक्षा, चिकित्सा, दान, पाशुपतमाहात्म्य, पुष्यतीर्थ, पवित्र देश, नद्या, पर्वत, वने व समुद्र, महान् महान् नगरे, धनुर्वेदांसर्गत शस्त्राल्लब्धिचार, लोकाचारांचे निरूपण करणारे नीतिशास्त्र, आणि सर्वव्यापक परब्रह्म या सर्वांचे मीं आपल्या काव्यांत प्रतिपादन केले आहे.” अशा प्रकारचे या महाभारताचे स्वरूप असल्यामुळे, स्वदेशीयांचीच नव्हे तर परस्थांचीही मने यांने मोहित होऊन जावी यांत काय नवल आहे! असो.

अशा प्रकारे, जुऱ्या मराठी वाडम्यास प्रायः श्रीमद्भागवत, श्रीरामायण आणि श्रीमन्महाभारत यांचा आश्रय असल्यामुळे एकदा सहज आम्हांस स्फूर्ति झाली कीं, ज्या तीन ग्रंथांचे अंशांनी महाराष्ट्रसर्वतांचा वराचसा प्रदेश व्यापिला आहे, त्या ग्रंथांचे पूर्ण स्वरूप मराठी वाचकांच्या दृष्टीस पडेल तर फार वरे होईल. हा विचार मनांत येतांच आम्हीं प्रथम श्रीमद्भागवतांचे भाषांतर तयार करून तें प्रसिद्ध केले; आणि आमचा हा प्रयत्न लोकांसही फार आवडला असे म्हणाव्यास आम्हांस मुळीच शंका वाटत नाही. याप्रमाणे उद्दिष्ट ग्रंथापैकीं भगवंतांचे काम झाल्यावर आम्हीं आदिकाव्य जे वास्त्वीकिरामायण तें संपविले; पण या वेळी लोकांकडून अपेक्षेप्रमाणे उत्तेजन मिळाले नाही. तरी न डगमगतां आम्हीं आमच्या पूर्वसंकल्पित ग्रंथापैकीं अवशिष्ट जें महाभारत, त्यांचे भाषांतर प्रसिद्ध करण्यास आरंभ केला. परंतु या वेळेपासून सर्वच दिशा पालटली; आणि जे आम्हीं पूर्वीं शांतपणे व्यवसाय करीत होतों त्याच आम्हांस महाभारताच्या प्रारंभापासू-

नंच व्यवहारांतील निरनिराक्रिया आपर्तीना तोंड देण्याचा प्रसंग येऊन ठेपला. परंतु एकदा स्थीकारिलेले कार्य तडीस लावणे हूं कर्तव्य जाणून आम्ही तें तसेच नेटांने पुढे चालविले. तथापि, द्रव्यादि साधनांची कमतरता, संकटप्रसंगी धीर देऊन योग्य सल्लामसलत सांगणाऱ्या ज्ञेयांची उणीच इत्यादि ज्या अडचणीचा उल्लेख वनपर्वाचे वेळी केला आहे, त्यांचा विचार जरी क्षणभर बाजूस ठेविला. तरी या कार्याचे आरंभापासून आतांपर्यंत किती मनुष्यांची हानि झालेली आहे याचा हिशेब केला तर ऐकणारांच्याही अंगावर शहारे येतील; मग ज्यांस ते प्रसंग स्वतः अनुभवावे लागेल, त्यांची अवस्था काय होत असेल तें कसें सांगतां येईल!—ज्यांनें त्यांनें तर्कीनें कल्पना करावी. महाभारताला आरंभ केला त्या वेळेपासून जी निरनिगळी संकेटे आली, त्यांमध्ये हूं मनुष्य-हानीचे संकट इतके भयंकर होतें की. त्याचा प्रतिकार करणे मानवी शक्तीच्या बाहेरचे काम आहे. महाभारताला आरंभ शेक १८२६ साली झाला; आणि तेव्हांपासून आजपर्यंत हिशेब केला तर आमचंपेकी १४१५ मनुष्यं दगवली. त्यांतही, आमचे मंडळीचे मुख्य ग. गणपतराब चिपळुणकर यांच्या मन्युं झालेली हानि कधीही भरून येणे शक्य नाही. ग. चिपळुणकर मयत झाल्यानंतर तर्गी हूं मरणसत्र थांबेल अशी आमची कल्पना होती. परंतु थोड्याच कालांत ती खोटी उरली; आणि मंडळीपेकी एक प्रमुख साधकांते रा. राम-भाऊ पोतनीस आणि इतर संबंधी तीन गृहाश्वय यांनी म्हर्गलोककी वाट धरली. यांचे मागोमागच कै० चिपळुणकर यांचीही दोन मुलगे खाल महिन्यांपूर्वी वारले. त्यांचा लग्न झाल्या थोरला मुलगा होता. तो कै० चिपळुणकर यांच आधीच बागला होता! आतां वंशाला आधार असा एकच मुलगा आहे, त्याम तर्गी प्रभृते पूर्ण आयुगगोग्य यांवै एवेंडच मागणे आहे. असो; या दुःखपूर्ण विषयाची अधिक माहिती सांगून वाचकांच्या कोमल मनावृत्ति कंपित करणे वरं नव्हे. तव्हां दुमच्या गोष्टीकडे वरूं या.

ग. गणपतराब चिपळुणकर मयत झाल्यानंतर, त्यांच्या हयातीतच छापून तयार असलेली दोन पुस्तके (तिसरे व चौथे) प्रसिद्ध करण्यास मध्यंतरी उद्भवलेल्या अनपेक्षित अडचणी दूर करण्यासाठ्ये आम्हांस एक वर्ष खने करावै लागेल; आणि त्यानंतर मुमारे ६ महिन्यांनी आम्ही पांचवे पुस्तक प्रसिद्ध केले. परंतु मध्यंतरी उद्भवलेल्या अडचणीशी तोंड देण्यांत आमचेजवळची सर्व साधनसामुद्दी संपल्यामुळे, पुढील काम होण्याची कांहीच आशा दिसेना. अशा प्रकारे हतवुद्ध मिथ्यानांत थोडा काल गेल्यावर, आमचे दृढ निश्चयाची परमश्वरास करणा येऊन त्यांने प्रेणा केल्यामुळे आम्ही हूं सर्व वृत्त श्री० सरकार सयाजी-गव महाराज गायकवाड यांम निवेदन केले; आणि लक्ष्मी व सरम्बती यांचा रमणीष्य संगम १ उर्यांचे ठिकाणी झाला आहे, त्या द्या महाराजांनी आम्हांस एकदम ५०००० रुपयांची मदत केल्यामुळे पुढील काम करण्यास कांही तरी आधार सांपडला. नाहीपेक्षां, हैं काम पूर्ण झाल्याचे जे समाधान आज सर्व आश्रयदात्यांसह आम्ही अनुभवीत आहो, तो सुप्रसंग आला अमता की नाही, आणि आलाच अमता तर तो केव्हा, हैं आज कांहीच यांगतां येण्यासामध्ये नाही. परंतु आतां त्या गोष्टीचा विचारच नको. तथापि एका गोष्टीचा मात्र येथे उल्लेख करणे अवश्य आहे. ती ही की. अशा संकटप्रसंगी यांनी आम्हांस वेळोंकळी साध्य केले. त्यांच आम्ही अतिशय कृष्णी आहो; आणि हैं काय तडीस गेल्यामुळे त्यांम व इतरंगांसही जरी अतिशय समाधान वाढत आहे. तरी ज्या विघ्नसंतोषी सदृह-

स्थानीं (!) या पवित्र कार्यात् शक्य तेवढीं विधें आणण्याचा व ‘आपले नाक कापून जगास अपशकुन’ करण्याचें शौर्य प्रसंगी आपले सामर्थ्याचाहेरही गाजविण्याचा भुद्रही प्रसंग वायां जाऊ दिला नाही, त्यांस मात्र या वारंतें अतिशय वाईट वाटल ! पण त्यांच्या या दुःखाविषयी इतरांस अनुकंपा वाटणार नाही; आणि त्यांच्या या सदुणाची (!) कोणी स्पर्धाही करणार नाही ! असो; श्रीमन्महाराज सयाजीराव गायकवाड, नामदार मुंबईमरकार यांनी आणि सातव्या पुस्तकांत ज्यांचा नामनिर्देश केला आहे त्यांनीही — केवळ आम्हांसच नव्हे, तर सर्व महाराष्ट्रीयांस क्रृषी करून टेविले आहे. सातव्ये पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर श्री० जमसिंहडीकर, श्री० वावासाहेब पंतसचिव, भोर, श्री० मल्हाप्पा वसाप्पा वारद, सोलापूर, व श्री० शेट पुरुषोत्तम विश्राम मावजी, मुंबई, यांजकडूनही यथाशक्ति आश्रयार्थ रकमा आलेल्या आहेत, त्यावदल त्यांचाही एऱ्ये आदरपूर्वक उलेख करण्ये योग्य आहे.

महाभारतांतील निरनिराळी आग्याने किंवा उपास्थ्याने घडक त्यांवर स्वतंत्र कविता आजपर्यंत अनेक मराठी कवीनी केलेली आहे. परंतु त्यांचा विचार सोडन, त्यांनी सवंध महाभारत अथवा त्यांतील काही पर्वे यांचे रूपांतर किंवा भाषांतर केलेले आहे, त्यांचाच जरी केवळ विचार केला, तरी छांची संख्या आज उपलब्ध असेलेल्या ग्रंथांवरून पाहतां २५ पेक्षां कमी नाही. मात्र यांपैकी लोकांच्या वाचनांत श्रीधरकृत पांडवप्रताप, मुक्तेश्वर-कृत पहिलीं चार पर्वे व सौसिकपर्व आणि मोरापंती महाभारत एवंटच ग्रंथ विशेषन: आहेत. यांशिवाय वाकीच्या कर्वीची या एकाच ग्रंथावरील पुस्तक कविता अनुन अप्रसिद्ध आहे, तथापि तीही हळूहळू प्रसिद्ध होत जाईल, अशी आशा करावयास हक्कत नाही. कारण, विद्वान् लोकांचे लक्ष अल्यांकृत या विषयाकडे वरेंच वेधले आहे. असो: याप्रमाणे जरी महाभारतावर मराठीमध्ये अनेक ग्रंथ झालेले आहेत. तरी अखिल महाभारताचे गद्यमय अथवा पद्यमय पण शब्ददशः भाषांतर करण्याचा कोणी प्रयत्न केला होतामें दिसत नाही. कदाचित्, रामचंद्रब्राह्मण मात्रासी यांचा जो ग्रंथ आहे, त्याची ओर्वामेस्त्रया दीडलक्ष आहे झाणून समजेते. तेव्हां त्यांच्या या ग्रंथांत असा प्रयत्न झाला असेल्याम नकळे. परंतु एकंदरीत या सर्व जुन्या कर्वीचा कल महाभारताच्या आधागवर म्वतंत्र ग्रंथ-रचना करण्याकडे च होता असे स्पष्ट दिसते.

इंग्रजी सत्ता महागढांत स्थापित झाल्यानंतर इंग्रजी भाषेच्या संसर्गाने पूर्वीचा पद्यरचनेचा ओघ पालटला; आणि तिचे जागी गद्यरचनेचा प्रधात पडू लागला. त्यानंतर या व्यासवाणीला जे अलंकार चटविले गेले, ते सर्व गद्यरूप आहेत. यांपैकी प्रथम प्रयत्न सन १८५६ चे सुमारास विचुरकर यांनी केला होता असे वाटते. कारण, एकदा येथे जुन्या बाजारात आव्हांस एक पुस्तक पद्यावयास मिळाले होते, त्यावर विचुरकराचे नाव होते. परंतु आज ते पुस्तक कोणत्याही जुन्या पुस्तकांच्या दुकानी मिळत नाही. यामुळे, हा प्रयत्न कोणत्या प्रकारचा होता हे समजण्यास काही साधन नाही. यानंतर, वटोदे येथे डो. विष्णु गोविंद चिपळूणकर यांजजवळ एक मोडीमध्ये लिहिलेले सवंध महाभारताचे भाषांतर असल्याचे कळल्यावरून आही त्यांजकडे गेले. तेव्हां त्यांनी सदर बखर मोठ्या आनंदाने आव्हांस दाखविली. ह्या बखरीमधील काही भाग लोकानी मुलांस लिहिण्यास झाणून मागून नेलेला परत न आणून दिल्यामुळे ही खांडित झालेली आहे. नाहीपेक्षां, सुमारे ५० वर्षांपूर्वी या ५१६ शास्त्रीमिंडळीनी अतिशय परिश्रम करून सवंध महाभारत मराठीत

उत्तरिलं, त्यांची ही अमूल्य गद्यकृति आज संबंध पहावयास मिळती. यानंतर येथील जगद्दितेच्छु छापस्थान्याचे मालक रा० रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी 'श्रीमन्महाभारतसार' या नांवाने एक ग्रंथ प्रसिद्ध केला. यांत प्रत्येक अध्याय निरनिराळा पण केवळ सारांशरूप दिलेला आहे. यानंतर अखिल महाभारताचें भाषांतर मूळासह देण्याचा उपक्रम श्रीक्षेत्र वाई येथील सुप्रसिद्ध विद्वान् वेदशास्त्रसंपन्न भाऊशास्त्री लेले यांनी केलेला होता. परंतु दुर्दैवानें तें काम अपूर्णच राहिले ! या ठिकाणी, रा० बळवंत व्यंबक द्रविड यांच्या 'भारतमृत' नामक युस्तकाचाही उलेख करणे योग्य आहे. अखिल महाभारताचें भाषांतर देण्याच्या भानगडीत न पडतां त्यांनी समग्र ग्रंथाचें मंथन करून आपल्या मरीने हें 'अमृत' काढिले आहे.

याप्रमाणे महाभारताच्या मराठी गद्य व पद्य अवतारांचा हा त्रोटक वृत्तांत आहे. यांत अज्ञानामुळे अथवा विस्मरणानें जरी कांहीच्य नामनिर्देश करणे राहिले असले, तरी एवढ्यावरून असे ह्याणावयास कांही प्रत्यवाय दिसत नाही की, महाभारताचें शब्दशः मराठी भाषांतर—गद्य अथवा पद्य—हा कालपावेत्य प्रसिद्ध झालेले नव्हते. अर्थात्, मराठी भाषेच्या आरंभकालापासून आजमितीपर्यंत जे कार्य कोणाचे हातून झाले नाही ते भगवंताने आमचे हातून तडीस नेले याबदल आक्षांस अभिमान—गर्व किंवा अहंकार नव्हे—वाटणे स्वाभाविक आहे. तथापि ही सर्व त्या विश्वमृतचालकाचीच कृपा आहे हें स्पष्ट दिसत असल्यामुळे, त्याचे चरणी वारंवार वारंवार अनन्यभावे लीन होणे हेच आपणां अस्पृश अल्पशक्ति जीवाचें कर्तव्य आहे. परमेश्वराची कृपा नसती तर आमचे हातून हा ग्रंथ तडीस जाणे शक्य नव्हते.

शके १८२६ साली आम्ही महाभारताच्या भाषांतरास आरंभ केला आणि संबंध काम २ वर्षांत संपविष्याचा आमचा संकल्प होता; पण तो आमचा संकल्प सर्वथैव फुकट गेला हें स्पष्ट दिसतच आहे. परंतु विनाविनाशक गणपति स्वतः लिहीत असतांही जो ग्रंथ तयार करण्यास सर्वज्ञ आणि प्रत्यक्ष नारायणस्वरूपे व्यासांस तीने वर्षे लागली, त्याचें भाषांतर आमचेसारख्या अल्पज्ञ आणि विनासमृद्ध मनुष्यांचे हातून त्यापेक्षांही लवक्षकर कसे व्हावें ? निदान त्याचे दुष्पट काल तर खरा ! आणि त्या हिशोबानेच हा काल लागला आहे. त्यांतही, झालेले काम सर्वथैव वरोबर असेलच असे म्हणवत नाही. कारण, प्रत्यक्ष भगवान् व्यासांची अशी प्रतिज्ञा आहे की, महाभारताच्या श्लोकांपैकी जष्टौश्लोकसहस्राणि अष्टौश्लोकशतानि च। अहं वेद्मि शुको वेत्ति संजयो वेत्ति वा न वा ! असे जरी आहे, तरी सर्वाम्य टीकाकारांचे साद्याने आम्ही आपलेकडून होतां हे ईल तों लक्षपूर्वक काम केलेले आहे हें वाचकांच्या नजरेस येईलच. आणि एवढाली मोर्टी कामे वारंवार होत नसल्यामुळे तीं फार काळजीपूर्वक करावीं लागतात; अर्थात्, यामुळे कालावधि झाला आहे तर त्याबदल सुज वाचकांनी रोप करून नये.

कोणत्याही ग्रंथाचे आणि त्यांतुनही महाभारतासारख्या ग्रंथाचें भाषांतर करणे किती अवघड आहे हें सुझांस कळते. कै० विष्णुशास्त्री चिपळुणकर यांनी निवंधमालेत 'भाषांतर' या मथळ्याखाली एक निवंध लिहिलेला आहे. त्यांत त्यांनी एके ठिकाणी

१ कृष्णद्वैपायनं व्यासं विद्व नारायणं शुभि । को ह्यन्यः पुरुषव्याप्र महाभारतकृद्वेत् ॥

२ श्रीभिर्वर्षैरिदं पूर्णं कृष्णद्वैपायनः प्रभुः । अखिलं भारतं चेदं चकार भगवान् मुनिः ।

म्हटले आहे की, “ उक्कृष्ट भाषांतरकार झाटला झणजे त्यास दृतके गुण अवश्य पाहि-
जेतः—एक तर, ज्या भाषेतून तो भाषांतर करणार ती त्यास पूर्ण अवगत व्हावी; झणजे
व्याकरणरचना, अर्थस्वारस्य वैरंगे त्याचे त्यास यथास्थित कल्ले पाहिजे. दुसरे, ज्या
भाषेत भाषांतर उत्तरावयाचे तिचेंही पहिल्यासारखेच त्यास पूर्ण ज्ञान पाहिजे. हें काम
पहिल्यापेक्षां किती कठीण आहे, हें सांगावयास नकोच. भाषाभाषांत अनेक प्रकारची
तफाबत असते. कित्येकांत शब्दसंग्रह थोडा, कित्येकांत पुप्कळ; कित्येकांत संस्कृता-
प्रमाणे शब्दसाधनिकेची पुप्कळ सोय असते, झणजे एका शब्दावरून निरनिराक्ष्या अर्थाचे
वाचक असे शब्द ताबडतोव हवे तितके करितां येतात, कित्येकांत ही सोय थोडी असते;
कित्येकांत अशा काही कल्पना असतात की, त्या दुसऱ्या भाषेने व्यक्त करितांच येत
नाहीत. याखेरीज शब्दाचे मृदुत्व, सौंदर्य, लालित्य इत्यादि प्रकार, वाक्यरचनेची रीत,
भाषापद्धतीची शैली वैरंगेरही आणखी अनेक भेद असतात. तेहां या सर्व अडचणीतून
वेरेपणी निभावून जाणे लहानसान काम नव्हे. त्यास मनुष्याच्या अंगी समंजसता व
चातुर्य असून भाषांतराच्या कामांत तो चांगला घटलेला असावा. तिसरी गोष्ट, ज्याचे
भाषांतर करावयाचे तें होण्यासारखे पाहिजे. चौथी गोष्ट, भाषांतरकर्ता मुळग्रंथकाराशी
समवृत्ति असला पाहिजे. म्हणजे मूळ ग्रंथकाराची वृत्ति जशी रंगेल, थेंडखोर अथवा
गंभीर, कडक वैरंगे असेल, तशीच भाषांतर करणाराची असावयास पाहिजे. किंविहुना
एकाच ग्रंथांत अशा वृत्ति जसजशा त्यानें जागोजाग प्रकट केल्या असतील तमतशा अनु-
क्रमाने भाषांतरांत उत्तरल्या पाहिजेत.” या उत्तराचावरून, कोणत्याही ग्रंथाचे दुसऱ्या भाषेत
भाषांतर उत्तरणाराला किती जपून काम करावें लागें त्याची थोडी-वहुत कल्पना वाच-
कांस होईलच. त्यांतूनही, महाभारताचे भाषांतर करावयाचे झणजे तर फारच
कठीण. महाभारताचा काल कोणताही असो—कै० विमाजी रघुनाथ लेल यांचे
मताप्रमाणे ७००० वर्षांपूर्वीचा असो, अथवा सामान्य जनसमूहाचा समज आहे
त्याप्रमाणे कलियुगाचे आरंभापूर्वीचा झणजे ५००० वर्षांचा असो, किंवा कित्येक पाश्चात्य
पंडित आणि आपले देशांतीलही काही विद्वान अनुमानितात त्याप्रमाणे इसर्वीसनापूर्वी
१४०० वर्षे असो—३००० वर्षांचे अर्लीकडे मात्र या ग्रंथास अजून कोणी खेचिले
नाही! अर्थात् इतक्या जुन्या काळचे आचारविचार, भाषापद्धति वैरंगे वहुतेक गोष्टी आज
मितीस प्राय: लुप्तप्राय झालेल्या आहेत. अशा स्थिरीत भाषांतर करण्यास किती अडचण
पडत असेल याचा विचार वाचकांनी करावा; आणि जर काही दोष राहिले असतील तर
ते हयगयीसुळे राहिले नाहीत, अज्ञानासुळे अथवा नजरनुकीने राहिले आहेत, हें लक्षात
वागवून सहृदयतेने क्षमा करावी. हें जें भाषांतर केल्ले आहे, ते मुंबई प्रतीवरून केल्ले
आहे. मात्र मुंबई प्रतीतील मूळ जेथे नाट उलगडले नाही किंवा अनिर्वाच्य दिसले, तेथे
बंगाळी किंवा गुजराठी पाठ स्वीकारिले आहेत. त्याचप्रमाणे, प्रत्येक अळ्यायास विषय-
निर्देशक मथळा देऊन स्थलविशेषी स्पष्टीकरणार्थ टीपा किंवा अवतरणे दिली आहेत.
एतावता, हा ग्रंथ वाचीत असतां, आपण एकादा ग्रंथाचे भाषांतर वाचीत आहों असा
भास वाचकांस होऊ नये एवढ्याविषयी शक्य तेवढी खबरदारी घेतली आहे. हें
वांतर टॅन्सलेटरच्या आफिसांतील झणजे शब्दास शब्द ठेवून दिलेले नव्हे; किंवा
णास संस्कृत शिकण्यास उपयोगी पडावे म्हणूनही केलेले नव्हे. मागें एके ठिकाणी

जें यास आम्ही 'शब्दशः' असें म्हटले आहे, त्याचा असा अर्थ आहे की, मूळांतलि शोक अथवा शोकांतील पदे सोडिली नाहीत; इतकेंच नव्हे, तर त्यांचा अर्थ स्पष्ट करण्याकरितां प्रसंगी आवश्यक तेवढी भरही घातलेली आहे; आणि एका भाषेतून परभाषेत अर्थ उतरतांना हें करावेच लागेते; विशेषतः पद्याचें गथ करतांना तर हें अवश्यच असते. अशीत कित्येक ठिकाणी मूळाहून अधिक विस्तार झालेला आहे तो आवश्यकच आहे. कापासांतील सरकी काढून तो विचुरून साफ करावयाचा क्षणजे विस्तार अधिक होणारच ! अशा प्रकारे, संस्कृत भाषेचा संपर्क नसलेले लोक व स्थिया यांसही हा ग्रंथ वाचतांना अडचण पडू नये म्हणून आम्ही यथाशक्ति केलेला हा प्रयत्न कितपत सिद्धीस गेला आहे हें आम्हांस स्वमुखे सांगतां येणार नाही. तथापि अधिकारी पुरुष यांविषयी काय क्षणतात हें वाचकांस कळविण्यास कांहीं प्रत्यवाय नाहीं, म्हणून एकच उतारा देतों.

गुरुवर्ष डॉ० रामकृष्ण गोपाळ भांडारकर क्षणतात:--

The translation into Marathi of the Mahabharat, as a whole, a large portion of which has already been published, by Messrs. Chiplunkar & Co., is the first work of the kind in Marathi. All the works written concerning the story of the great Epic before and after the establishment of the British Power, contain only abstracts without the episodes in most cases. The service, therefore, that Messrs. Chiplunkar & Co. have been doing to Marathi readers, is very valuable and consequently their enterprise deserves support from all who seek the advancement of Marathi literature—Princes, Chiefs and ordinary people. I have read portions of the translation here and there, and am satisfied with the manner in which it is done. The object of the translators was to produce a good and readable Marathi work and they have in consequence avoided literal translation in places where it is apt to become uncouth and unidiomatic. This procedure I thoroughly approve.

*Sangamashram
Poona, 12th September, 1909.* } (Sd.) R. G. BHANDARKAR.

(श्रीमन्महाभारत या अखिल ग्रंथाचे मराठोत संपूर्ण भाषांतर करण्याचा रा० (गणेश विष्णु) चिपळुणकर आणि मंडळी यांनी चालविलेला हाच या प्रकारचा मराठीत प्रथम प्रयत्न आहे. या प्रयत्नानुरोधानें सदर मंडळीनै आतांपर्यंत महाभारताचा बराचसा भाग प्रसिद्ध केला आहे. या देशांत इंगिलिशांची सत्ता स्थापित होण्याचे पूर्वीतसेच पश्चात या भागतीयुद्धासंबंधानें जे जे ग्रंथ लिहिले गेले अहेत त्यांत वहुथा उपाख्याने वैगेहे गाळळीं असून प्रधान गोप्त्वाचा सारांश घेतलेला आहे. यामुळे, समग्र भारताचे भाषांतर प्रकाशित करून संप्रत रा० चिपळुणकर आणि कंपनी महाराष्ट्राचकांची जी ही सेवा करीत आहेत, ती वहुमोल आहे; आणि यास्तव, मराठी भाषेची अभिवृद्धि इच्छणारे जे कोणी अस-तील—मग ते रजेरजवाडे असेत दा सामान्य लोक असेत—त्या सर्वांनी क्षा मंडळीच्या यत्नास साथ करणे उचित आहे. मीं या भाषांतरांतील टिकिटिकाणचे भाग वाचून पाहिले त्यांवरून या ग्रंथाची एकंदर उरणी मला पसंत वाटते. हें भाषांतर करणारांचा उद्देशन मराठीत एक सुरस आणि वाचनीय असै भाषांतर निर्माण करण्याचा असल्यामुळे, या ज्या स्थठींकेवळ मूळच्या संस्कृत शब्दांसन चिकटून भाषांतर केल्यास ते मराठी भाषेचे संप्रदायाला सोडून जाईल किंवा मराठी भाषेला अननुस रूप दिसेल असें वाटले, त्या स्थठीं ते अगदीं शब्दाशब्दाचा च कीच काढण्याच्या भरीस पडून नाहीत, आणि ही त्यांची करणी मला सर्वांवीं संमत आहे.)

याप्रमाणे तयार झालेल्या या ग्रंथास—

श्रीयुत विद्यावाचस्पति आपाशास्त्री राशिवडेकर,

श्रीयुत प्रो. चिंतामण गंगाधर भानु, वी. ए.

श्रीयुत प्रो. कृष्णाजी नीलकंठ द्रवीड, एम्. ए.

श्रीयुत महादेव हरि मोडक, वी. ए.

श्रीयुत रामचंद्र भिकाजी दातार.

श्रीयुत यशवंत गणेश फफे.

श्रीयुत बाळकृष्णशास्त्री उपासनी.

भाषांतरकार.

संशोधक.

यांनी आणि इतरही गृहस्थांनी जे साहाय्य केले, त्यास मोळ नाही. त्यांतही श्रीयुत महादेव हारि मोडक यांनी या कामी जे परिश्रम केले, त्यांचे वर्णन कोणत्या शब्दांनी करावै हेच आळांस समजत नाही. वाचकांच्या हाती असलेले हे शांतिपर्वाचे पुस्तक तयार करण्याचा भार प्रथमतः श्रीयुत विद्यावाचस्पति आपाशास्त्री राशिवडेकर यांनी आपले शिरी घेतला होता; आणि त्याप्रमाणे त्यांनी २६० अध्यायांचे भाषांतर केलेही. पण या अवधीन त्यास व्यावहारिक अडचणीनी इतके त्रम्त क्रूर सोडले की, अगदी निरुपाय होऊन पुढील काम त्यांनी श्रीयुत मोडक यांजवर सोंपविले; आणि त्या वेळी श्रीयुत मोडकांची प्रकृति अगदी क्षीण झालेली असताही त्यांनी केवळ कार्याचे महत्त्व लक्षांत आणून श्रमांकडे मुर्द्दीच लक्ष्य न देतां हे तडीस लाविले. तेव्हां अशा प्रकारे साढ्य करणाऱ्या या गृहस्थांचे उपकार आम्ही कसे केंद्र शकणार! अर्थात् त्यांच्या चांगुलपणानेच त्यांचे उपकारक्रम फिटणार आहे!

असो: सदर भाषांतर प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर कांहीजणांकडून थोडेसे आक्षेप आलेले आहेत. परंतु त्यांचे स्वतंत्रपणे उत्तर देण्याची कांही आवश्यकता दिसत नाही. कारण, त्यांनी ज्या शंका घेतल्या आहेत, त्यांचे समाधान सर्व ग्रंथ लक्ष्पूर्वक वाचला असतां होण्यासारखे आहे; दुसरे असें की, सदर शंका शास्त्रीय विषयांसंबंधे असल्यामुळे त्यांचा प्रस्तावनेमध्ये ऊहापोह करण्यास म्थलवकाश नाही; आणि वाचकांस त्यामध्ये कांही स्वारस्थ्याची वाटणार नाही. तथापि त्यांतील एका मुद्द्यास येथेच उत्तर देणे जरूर आहे. तो मुद्दा असा—‘या ग्रंथाची भाषा कांही ठिकाणी फार प्रौढ आणि कांही ठिकाणी अगदी सामान्य अशी आहे.’ हा आक्षेप कांहीसा सरा आहे; आणि भाषासरणीमध्ये फरक किंवा पूर्वापर कथाभागादिकांमध्ये विरोध राहून नये म्हणून जरी एकाच गृहस्थाचे नजरेखालून हा संबंध ग्रंथ गेलेला आहे, तरी हा अनेकांनी लिहिला असल्यामुळे तशी कांही छटा राहणे अस्वाभाविक नाही. तथापि, भाषा प्रौढ आणि सामान्य असा प्रपंच करणे आळांस युक्त वाट नाही. भाषेची योजमा स्वाभाविकतःच विषयानुरोधानेने होत असते; आणि ज्या लेखकाचे एखाद्या सामान्य विषयावरील लेख जितक्या लोकांस समजतात, तितक्या सर्वांस त्यांनेच लिहिलेले गहन विषयावरील लेख समजत नाहीत, असें आपण नेहमी पाहतों. शिवाय, विषयांचे विवेचन करितांना जे पारिभाषिक शब्द योजिले जातात, त्यांमुळीची कधीं दुर्बोधत्व वाटतें. याच विषयांसंबंधे, पुणे एथे भरलेल्या ग्रंथकारांचे संमेलनांत राववहारदुर विष्णु मोरेश्वर महाजनी यांनी अध्यक्षपीठावरून एक समर्पक दृष्टांत दिला

दोस्त. ते वाचाले, “भाषा साधी—सोपी जसारी, भाषा भरवाकर निष्ठा यांत्रां केंद्रे शक्य नाही. यांची योजना विषयाप्रमाणेच अल्पी परिवे. तरें त कृष्ण, कोणतारी एकच एक विवर ठरविल तर प्रसंगी लहान शुक्रीस मोठे लुगांचे किंवा मोठ्या शैस परकर नेसचिक्ष्यासारखे हास्यास्पद प्रकार घडतोळ ! ” किंती मार्मिक दृष्टांत आहे हा ! यापेक्षां आमच्या आवेदकांस निराळे उत्तर देणे न लघो.

असो; या महत्कार्यात ज्याप्रमाणे भाषांतरकारांनी साड केंद्रे, त्याचप्रमाणे येथील इंदिरा छापलान्याचे मालक रा० च्यंबक हरि आवौटे, आणि जगद्वितेच्यु छापलान्याचे मालक रा० केशव रावजी गोंधळेकर यांनीही मोठे साड केलेले आहे. रा० गोंधळेकरांनी वाजारी दृष्टि ठेवून जर हें कार्य केले असते, तर खरोखरच वाज मितीस हें पूर्ण झाले नसते. तेहां त्यांचे उपकार मानणे हें अगदी योग्य आहे. त्याचप्रमाणे, ज्या चित्रकारांच्या चित्रांनी वा ग्रंथाच्या वाजासौदर्यात भर पडली आहे, ते औंच संस्थानाचे अधिपति श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधि आणि मुंबई येथील श्रीयुत भुरंधर, श्रीयुत माळी, श्रीयुत कानिंटकर व श्रीयुत पाटणकर, आणि चित्रांचे सुवक छापकाम करून देणारे श्रीयुत धोंडेपंत फाळके—‘यि लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्स’ चे मुख्य—यांचेही आभार मानणे इह आहे. तरेंच, या कामी द्रव्यद्वारा साड करणारे श्री० रा० काशिनाथ विनावक बाबूकर, रा० श्रीधराजास्ती वैद्य, रा० काशिनाथ मनोहर भाचवे, रा० रामचंद्र भिकाजी जोशी, रा० माधवराव बाबुराव किंवे व रा० सदाशिव महादेव दिवेकर, आणि थोडीच कां होईना—पण स्वस्फूर्तीने मंदत करणारे रा० च्यंबक कृष्ण जोशी, वकील, कोटे नेवासे, यांचे आणि ज्यांचे आश्रयावरच हें काम आम्हांस पूर्ण करितां आले त्या प्राहकांचेही प्रसिद्धपणे आभार मानणे योग्य आहे. आमचे परममित्र रा० रम्यनाथ गंगाधर गदे, ज्यांना कै० चिपळूकर ‘आपला उजवा हात’ असें यथार्थ इतित, त्यांनी या प्रचंद ग्रंथांचे अथपासून इती-पर्वत अक्षर आणि अक्षर तपासून पाहिले आहे, म्हणूनच या ग्रंथांचे प्रस्तुतीचे स्पृहात्मकांच्या इटीस पडत आहे; तेहां त्यांचे आभार भाषांतरकर्त्यांचे भाईलाह मानावे असा आमचा पूर्ण हेतु आहे; परंतु, ‘प्रियं कृत्वा मौनं’ हें नद्रे यांचे वढ असल्यांवें ते आहांस मनाई करितात याबद्दल दिलगिरी वाटते. शेवटी, ज्या सर्व-दगडाळ ग्रम्यांने आम्हांस एथवर आजून सोडले, त्याची “ सर्वेऽपि सुखिनः संतु सर्वे संतु निशक्षयः । सर्वे भद्राणि पश्यतु मा कश्चिद्दुःखमान्युत् । ” अशी प्रार्णना करून व हृष्ट-प्रेर-दोषांविषयी वाचकांची क्षमा मागून, ज्ञानश्वर महाराजांच्या प्रासादिक शब्दांनी त्यांचे लांभते की,

....न्यून तें पुरतें । अधिक तें सरतें
करूनि घ्यावें हें तुमतें । विनवीत असें ॥

अनुक्रमणिका.

शांतिपर्व.

बध्याय.

राजधर्मपर्व.

- पहिला—मंगलाचरण, धर्मनारदसंवाद.
- दुसरा—कर्णशापवृत्त.
- तिसरा—कर्णास ब्रह्माञ्च प्राप्ति.
- चौथा—दुयोंवनकृत कन्यापहार.
- ५ वा—कर्णाचा पराक्रम.
- ६ वा—धर्मराजाचा लियाना शाप.
- ७ वा—युधिष्ठिराचा शोक.
- ८ वा—अर्जुनाचे भाषण.
- ९ वां—युधिष्ठिराचे मापण.
- १० वा—भीमाचे भाषण.
- ११ वा—पुनरपि अर्जुनाचे भाषण, कृष्ण
आणि पक्षी याचा संवाद.
- १२ वा—नकुलाचे भाषण.
- १३ वा—सहदेवाचे भाषण.
- १४ वा—द्रौपदीचे भाषण.
- १५ वा—अर्जुनाचे भाषण.
- १६ वा—भीमाचे भाषण.
- १७ वा—युधिष्ठिराचे भाषण.
- १८ वा—अर्जुनाचे भाषण. (जनकास त्याच्या
पत्नीचे भाषण.)
- १९ वा—युधिष्ठिरकृत वनवासिप्रशंसा.
- २० वा—युधिष्ठिराला देवस्थानाचा उपदेश.
- २१ वा—युधिष्ठिराला देवस्थानाचा उपदेश.
- २२ वा—अर्जुनाचे भाषण.
- २३ वा—व्यासकृत गृहस्थाश्रमप्रशंसा, शंख-
लिखितवृत्तांतवर्णन.
- २४ वा—व्यासकृत राजधर्मोपदेश. हयग्रीव
याची कथा.
- २५ वा—व्यासकृत कालवर्णन, सेनजित्
राजाचे उद्घार.
- २६ वा—युधिष्ठिराचे भाषण.

पृष्ठ.

अध्याय.	पृष्ठ.
२७ वा—युधिष्ठिराचा भीष्मांविषयी शोक, व्यासांचा उपदेश.	४६
१ २८ वा—अदमजनकसंवादवर्णन.	४८
८ २९ वा—पोडशराजोपाख्यान.	५१
६ ३० वा—नारद आणि पर्वत यांचे उपाख्यान.	५८
७ ३१ वा—त्वरणीवीच्या उत्पत्तीचा वृत्तांत.	६०
८ ३२ वा—व्यासाचा धर्मराजास उपदेश.	६२
८ ३३ वा—अश्रवेषकरणोपदेश.	६४
९ ३४ वा—पापविचार.	६६
१२ ३५ वा—प्रायश्चिक्कथन.	६८
१४ ३६ वा—मनुप्रोक्त भक्ष्याभक्ष्यादिविचार.	७०
१६ ३७ वा—युधिष्ठिराचा नगरप्रवेश.	७२
१८ ३८ वा—युधिष्ठिराचा राजमदिरांत प्रवेश, चार्वाकवध.	७५
२० ३९ वा—चार्वाकवृत्तांत.	७७
२२ ४० वा—युधिष्ठिराला राज्याभिषेक.	७८
२२ ४१ वा—युधिष्ठिरकृत मंत्रियोजना.	७९
२५ ४२ वा—श्राद्धक्रिया.	८०
२८ ४३ वा—युधिष्ठिरकृत कृष्णत्व.	८०
२९ ४४ वा—गृहिभाग.	८१
३१ ४५ वा—युधिष्ठिराचे श्रीकृष्णाकडे गमन.	८२
३३ ४६ वा—श्रीकृष्णकृत भीष्मवर्णन. (भीष्मा- कडे जाण्याचा उपक्रम.)	८३
३५ ४७ वा—भीष्मस्तवराज.	८५
३५ ४८ वा—परशुरामचरिताचा उपक्रम.	९१
३६ ४९ वा—परशुरामचरित्र.	९२
३७ ५० वा—श्रीकृष्णकृत भीष्मप्रशंसा, धमाचा शोक दूर करण्याविषयी भीष्माला कृष्णाचे संगणे.	९६
३८ ५१ वा—भीष्मकृष्णसंवाद.	९८
४० ५२ वा—भीष्माचे भाषण, श्रीकृष्णाचे भीष्मास वरप्रदान, युधिष्ठिरादिकांचे प्रत्यागमन.	९९
४२ ५३ वा—भीष्माभिगमन.	१००
४४ ५४ वा—भीष्माभिगमन.	१००

अध्याय.	पृष्ठ.	अध्याय.	पृष्ठ.
१७० वा—गौतमाचा मेरुव्रज नगरात प्रवेश, ३४९	२०३ रा—आत्माचे अस्तित्व,	४२२	
१७१ वा—गौतमास द्रव्यप्राप्ति व त्याचे ३५०	२०४ था—मोक्षवर्णन,	४२४	
दुष्ट विचार.	२०५ वा—आत्मप्राप्तीचा उपाय,	४२६	
१७२ वा—गौतमास त्याच्या पापाचे प्रागश्चित्त, ३५२	२०६ वा—ब्रह्मप्राप्तीचा उपाय,	४२८	
१७३ वा—कृतञ्जवृत्तसमाप्ति, ३५३	२०७ वा—जगदुपत्तिवर्णन,	४३१	
मोक्षधर्मपर्व.		२०८ वा—प्रजापति, देवता आणि क्रीपि,	४३३
१७४ वा—मंगलाचरण, ब्राह्मण आणि सेन- ३५५	२०९ वा—वराहावतारवर्णन,	४३४	
जित् यांचा संवाद,	२१० वा—अभ्यात्मविचार,	४३६	
१७६ वा—पितापुत्रसंवाद,	२११ वा—अशाढ कर्माचा त्याग व निष्काम	४४०	
१७७ वा—शंपाकर्गीता,	२१२ वा—कर्मप्रवृत्तिकारण,	४३९	
१७७ वा—मकिर्गीता,	२१३ वा—अशाढ कर्माचा स्वीकार, सत्त्व, रज व तम		
१७८ वा—वोध्यगीता,	२१४ वा—इंद्रियनिष्ठापायादिवर्णन,	४४४	
१७९ वा—अजगरवृत्तीची प्रयत्ना,	२१५ वा—त्रैसप्राप्त्युपायकथन,	४४६	
१८० वा—काश्यप आणि शृगाल यांचा संवाद ३७१	२१६ वा—त्वमादि दशांचे निरूपण,	४४८	
१८१ वा—पृदकर्माचे प्राधान्य,	२१७ २१७ वा—प्रवृत्तिनिवृत्तिवर्णन,	४४९	
१८२ वा—भृगुभरदाजसंवाद,	२१८ २१८ वा—पंचशिख व जनक यांचा संवाद,	४५२	
१८३ वा—भूतोत्पत्ति,	२१९ २१९ वा—पंचशिखकथित नांख्यशास्त्र	४५४	
१८४ वा—शरीराचे पांचभौतिकत्व,	२२० वा—दमप्रशंसा,	४६३	
१८५ वा—प्राणवायु व जठरायि यांचे वर्णन, ३८१	२२१ वा—अहिंसादि सदाचार,	४६४	
१८६ वा—जीवाच्या आत्मित्याविषयी संशय, ३८२	२२२ वा—इंद्र आणि प्रन्दाद यांचा संवाद,	४६५	
१८७ वा—जीवित्वरूपनिरूपण,	२२३ वा—वैलि व इंद्र यांचा संघाद,	४६८	
१८८ वा—चातुर्वर्ष्यविभागकरण,	२२४ वा—कालाचे कारणत्व,	४६९	
१८९ वा—वर्णत्वरूपनिरूपण, ब्राह्मणलक्षण,	२२५ वा—लक्ष्मीचे साक्षिय,	४७३	
१९० वा—सत्यानुत्सरूपवर्णन,	२२६ वा—इंद्र आणि नमुनि यांचा संवाद,	४७५	
१९१ वा—दानहृष्मादिकलवर्णन, ब्रह्म-	२२७ वा—इंद्र व वैलि यांचा संवाद,	४७७	
चर्यवर्णन, गृहस्थायश्रमवर्णन,	२२८ वा—अभ्युदयाची व अवनतीची लक्षणे, ४८३		
१९२ वा—वानप्रस्थाश्रमवर्णन, संन्यासा-	२२९ वा—ब्रह्मपदप्राप्तीची साधने,	४८८	
श्रमवर्णन,	२३० वा—नारदवर्णन—सत्पुरुषाची लक्षणे, ४९०		
१९३ वा—सदाचारवर्णन,	२३१ वा—कालगणना,	४९१	
१९४ वा—सत्त्वादिगुणलक्षणवर्णन,	२३२ वा—मृष्टिविचार,	४९३	
१९५ वा—ध्यानयोगकथन,	२३३ वा—ब्राह्मप्रलय, सूत्रात्मप्रलय,	४९६	
१९६ वा—जापकोपारूप्यान,	२३४ वा—ब्राह्माणांचे कर्तव्य,	४९८	
१९७ वा—जपाचे अस्य फल,	२३५ वा—ब्राह्मणांचे कर्तव्य,	५००	
१९८ वा—नरकनिरूपण,	२३६ वा—संख्ययोग,	५०१	
१९९ वा—निष्काम जपाचे फल,	२३७ वा—संसारतारक ज्ञान,	५०५	
२०० वा—जपकर्त्यास मिळणारे फल,	२३८ वा—सांख्यसिद्धांतवर्णन, युगधर्मवर्णन, ५०७		
२०१ ला—मनुवृहस्तपतिसंवाद, कर्मगति,			
२०२ रा—संसार.			

अध्याय.

- २३९ वा—आत्मस्वरूपवर्णन
२४० वा—योगसाधन वर्णन.
२४१ वा—कर्म व ज्ञान यांचे फल.
२४२ वा—वृद्धाचर्यधर्म.
२४३ वा—गृहस्थधर्म.
२४४ वा—वानप्रस्थधर्म.
२४५ वा—संन्यासधर्म.
२४६ वा—संक्षेपतः अध्यात्मकथन.
२४७ वा—विस्तरतः अध्यात्मकथन.
२४८ वा—मन व बुद्धि यांचे स्वरूपवर्णन.
२४९ वा—बुद्धीचे वर्णन. ज्ञान्यांची गति.
२५० वा—सर्वप्रेष्ठ धर्म.
२५१ वा—ज्ञानी पुरुषाचे वर्णन.
२५२ वा—महाभूतादिस्वरूपनिरूपण.
२५३ वा—सूक्ष्मस्वरूपविचार.
२५४ वा—आत्माचा दुखयोग.
२५५ वा—भूतादिगुणवर्णन.
२५६ वा—मूल्यूपत्तिकथन.
२५७ वा—मूल्यूची उत्पत्ति.
२५८ वा—मूल्यूची संहारकर्मी योजना.
२५९ वा—धमलक्षण.
२६० वा—धर्मासंवयानें युधिष्ठिराचे आक्षेप.
२६१ वा—जाजलीची तपश्चार्या.
२६२ वा—तुलाधार व जाजलि यांचा संवाद. (अहिंसाप्रतिपादन.)
२६३ वा—तुलाधार व जाजलि यांचा संवाद. (यशरदस्यकथन.)
२६४ वा—श्रद्धाप्रदीपा.
२६५ वा—विचरणनुगीता.
२६६ वा—चिरकारिकोपाख्यान.
२६७ वा—युमत्सेन व सत्यवान् यांचा संवाद.
२६८ वा—गोकपिलसंवाद.
२६९ वा—कपिलस्यूमरेश्मसंवाद.
२७० वा—कर्माचे ज्ञानांगत्व.
२७१ वा—कुण्डधारोपाख्यान.
२७२ वा—हिंसवशनिदा.
२७३ वा—मोक्ष, वैराग्य, धर्म व पाप यांची.
२७४ वा—मोक्षोपायवर्णन.

पृष्ठ. अध्याय.

- ५०८ २७५ वा—नारद व असित यांचा संवाद. ५८३
५१० २७६ वा—मांडवजनकसंवाद ५८७
५१३ २७७ वा—पितापुत्रसंवादवर्णन. ५८८
५१४ २७८ वा—हारीतकथित मोक्षसाधनवर्णन. ५९०
५१६ २७९ वा—युक्त्रव्रासुरसंवादकथन. ५९२
५१८ २८० वा—सनत्कुमारोक्त विष्णुमाहात्म्य. ५९४
५२० २८१ वा—वृत्र आणि इंद्र यांचे युद्ध. ६०३
५२३ २८२ वा—हैधवध व ब्रह्मदत्याविभाग. ६०५
५२४ २८३ वा—ज्वरोत्पत्ति. ज्वराची वांटणी. ६०८
५२५ २८४ वा—दक्षकृत महोदेवस्तुति. ६११
५२७ २८५ वा—अध्यात्मवर्णन. ६२३
५२८ २८६ वा—समग्नारदसंवाद. ६२६
५३० २८७ वा—गालवमारदसंवाद. ६२८
५३२ २८८ वा—सगर व अरिष्टेनेमि यांचा संवाद. ६२२
मुक्तलक्षणं.
५३३ २८९ वा—युक्तरितकथन. ६३४
५३४ २९० वा—पराशरगीता. ६३७
५३५ २९१ वा—पराशरगीता. ६४०
५३७ २९२ वा—पराशरोक्त पापपृष्ठविचार. ६४३
५३८ २९३ वा—पराशरोक्त दानवर्णन. ६४४
५४० २९४ वा—कामक्रोधनियमन. ६४५
५४३ २९५ वा—गृहस्थाचा तपोविधि. ६४७
५४६ २९६ वा—भिन्न गोत्रे व संकरजाति यांची उत्पत्ति. वर्णपरत्वे विशिष्ट व सामाज्य धर्म, हीनत्वकारण. ६५०
५४९ २९७ वा—गतिवर्णन. ६५२
५५३ २९८ वा—पराशरगीतासमाप्ति. ६५७
५५४ २९९ वा—हंसगीता. ६६०
५५५ ३०० वा—योगवर्णन. ६६३
५६० ३०१ ला—संख्यकथन. ६६७
५६२ ३०२ रा—क्षराक्षरनिरूपण. ६७५
५६५ ३०३ रा—जीवाचे अज्ञान. ६७८
५७० ३०४ था—जीवाच्या अज्ञानाचे फल. ६८१
५७५ ३०५ वा—मायानिवृत्तिवर्णन. ६८२
५७८ ३०६ वा—योगवर्णन. संख्यवर्णन. ६८५
५८० ३०७ वा—विद्या व अविद्या यांचे लक्षण. ६८८
क्षर व अक्षर यांतील भेद, विशिष्ट ज्ञानाचा उदय. ५८१

अध्याय.	पृष्ठ.	अध्याय.	पृष्ठ.
३०८ वा—बुद्ध, अबुद्ध व गुणविधि यांचे वर्णन.	६९१	३३४ वा—नारायणनारदसंवाद.	७६२
३०९ वा—श्रेयोवर्णन.	६९५	३३५ वा—श्वेतद्वीपवाली यांचे वर्णन, उप- रिचर राजांचे आचरण, पंचरात्र- माहात्म्य.	७६४
३१० वा—याज्ञवल्यज्ञनकंसवाद, आठ प्रकारन्वया सुष्टीचे वर्णन.	६९७	३३६ वा—नारायणमाहात्म्यवर्णन.	७६६
३११ वा—कालगणना.	६९८	३३७ वा—वसुशापृत्त.	७७०
३१२ वा—जगत्संहारवर्णन.	६९९	३३८ वा—नारदकृत नारायणनामस्तोत्र.	७७२
३१३ वा—अध्यात्म, अधिभूत व अधिदेवत, गुणवर्णन.	७००	३३९ वा—नारायणाचा नारदांस आत्म- तत्त्वोपदेश.	७७५
३१४ वा—पुरुषाधिष्ठित प्रकृतीचे सर्गादि- कर्तृत्व.	७०१	३४० वा—नारायणांचे यशकर्तृत्व व यश- भोक्तृत्व.	७८२
३१५ वा—प्रकृति व पुरुष यांतील भेदांचे वर्णन.	७०२	३४१ वा—नारायणनामव्युत्पत्ति.	७८८
३१६ वा—योगवर्णन, समाधिस्थ योग्यांची लक्षणे.	७०३	३४२ वा—अग्नि व सोम यांचे माहात्म्य.. नारायणनामव्युत्पत्ति.	७९१
३१७ वा—इठयोग्यांस प्राप्त होणारे ढोक, मृत्यु सूचक चिन्हे.	७०४	३४३ वा—नारदकृत श्वेतद्वीपवृत्तांतवर्णन.	८०२
३१८ वा—याज्ञवल्यज्ञनकंसवादसमाप्ति.	७०६	३४४ वा—नरनारायणांचे नारदांशी भाषण.	८०६
३१९ वा—पंचधित्यज्ञनकंसवाद.	७१३	३४५ वा—पिण्डप्रवृत्तिकथन.	८०७
३२० वा—सुलभाज्ञनकंसवाद.	७१४	३४६ वा—नारायणप्रशंसा.	८०८
३२१ वा—पावकाध्ययन, (व्यासाचा शुकांस उपदेश.)	७२८	३४७ वा—ह्यग्रीवावतारवर्णन.	८०९
३२२ वा—संघम्यूलिक.	७२४	३४८ वा—सात्वतर्घमवृत्त.	८१४
३२३ वा—व्यासांचे उत्त्रपात्यर्थ तप व वरलाभ.	७३६	३४९ वा—सांख्यादि भिन्न मार्ग व व्यासांचे पूर्वजन्म.	८१९
३२४ वा—शुक्लज्ञम.	७३७	३५० वा—ब्रह्मरुद्रसंवाद.	८२३
३२५ वा—शुक्लांचे ज्ञानप्राप्त्यर्थ जनकाकडे गमन.	७३९	३५१ वा—नारायणमाहात्म्यवर्णन.	८२४
३२६ वा—जनकाचा शुकांस उपदेश.	७४१	३५२ वा—उंछवृत्त्युपाख्यान.	८२६
३२७ वा—शुक्लांचे व्यासांकडे पुनरागमन, हिमाल्यवर्णन, वेद शिक्षिण्यास पात्र कोण?	७४४	३५३ वा—उंछवृत्त्युपाख्यान.	८२७
३२८ वा—व्यासकृत बायुवर्णन.	७४६	३५४ वा—उंछवृत्त्युपाख्यान.	८२८
३२९ वा—नारदांचा शुकांस उपदेश	७४९	३५५ वा—उंछवृत्त्युपाख्यान.	८२९
३३० वा—नारदांचा शुकांस उपदेश.	७५३	३५६ वा—उंछवृत्त्युपाख्यान.	८३०
३३१ वा—नारदांचा शुकांस उपदेश, शुक्लांचा कर्तव्यनिष्ठ्य.	७५४	३५७ वा—उंछवृत्त्युपाख्यान.	८३०
३३२ वा—शुक्लांची योगधारणा व विद्धि,	७५८	३५८ वा—उंछवृत्त्युपाख्यान.	८३१
३३३ वा—शुक्लांचा नारदांसमाप्ति.	७६०	३५९ वा—उंछवृत्त्युपाख्यान.	८३२


चित्रांची सूचि.

चित्रविषय.

१ श्रीकृष्णांनी उठून उत्कृष्ट प्रकारचा रंग घेऊन पृथ्यीपति कुंतीपुत्र युधिष्ठिर याला अभिषेक केला.	७८.
२ धर्मपुत्र युधिष्ठिर नम्रपणे जवळ जाऊन भीमाच्या हृषीपुढे उमा राहिला.	१०४.
३ विश्वामित्र हल्कूच उठून चांडाळाच्या झोंपडीत शिरला.	२९५.
४ त्या पक्ष्यानें... अशीमध्ये प्रवेश केला.	३०७.
५ धर्मच्छजाने त्या सुलभेचे स्वागत करून तिळा श्रेष्ठ आसन दिले.	७१४.
६ हयग्रीवावतार.	८१२.

७ दुष्यंतशकुतला.	आदिर्व.	१६३.
८ सैरंधी व कीचक.	विराटर्व.	२२८.
९ अर्जुनमोहनिरसन.	मीम्पर्व.	११४.

चुकीची दुरुस्ती—पृष्ठ ७०७ मध्ये दुसरे रकान्यांतील ९ व्या ओळींतील ‘अज्ञ कोण ? ज्ञ कोण ?’ ह्या शब्दांनंतर ‘क ह्याणजे काय ?’ एवढे अधिक वाचावे. त्याच-प्रमाणे पृष्ठ ७०८ मध्ये पहिले रकान्यांत २२ व्या ओळींत ‘जीव होतो.)’ यानंतर ‘क ह्याणजे आनंद.’ एवढे अधिक वाचावे. मूळांतील ‘क’ एवढे पद नजरचुकीने सुटल्यामुळे सदरचा उल्लेख येथें केला आहे.



स्थितोऽस्मिन्देहःकर्म्ये वन्नं तत्र ॥२॥



श्रीमन्महाभारत.

शांतिपर्व.

अध्याय पहिला.

मंगलाचरण.



नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् ।
देवों सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत् ॥

हा अखिल ब्रह्मांडांतील यज्ञयावत् स्थाव- आरंभ करितों. प्रत्येक धर्मशील पुरुषाने सर्व-रजंगम पदार्थाच्या ठिकाणीं चिदाभासरूपाने पुरुषार्थप्रतिपादक अशा शास्त्राचे विवेचन क- प्रत्ययास येणारा जो नरसंज्ञक जीवात्मा, नर- रितांना प्रथम नर, नारायण आणि नरोत्तम हा संज्ञक जीवात्म्यास सदासर्वकाळ आश्रय भगवन्मूर्तीचे ध्यान करून नंतर प्रतिपाद विष- देणारा जो नारायण नामक कारणात्मा, आणि याचे निरूपण करण्यास प्रवृत्त व्होवें हें सर्व- नरनारायणात्मक कार्यकारणसृष्टीहून पृथक् व थैव इष्ट होय.

थेष असा जो नरोत्तमसंज्ञक सचिवादानंदरूप परमा- धर्मनारदसंवाद.
त्या, त्या सर्वांस मी अभिवंदन करितों; तसेच, कैशंपायन सांगतातः—पांडव, विदुर, भृत- नर, नारायण व नरोत्तम हा तीन तच्चाचे राष्ट्र व भरतकुलांतील सर्व लिया हांनीं आपा- यथार्थ ज्ञान करून देणारी देवी जी सरस्वती, पल्या इष्टमित्रांची उत्तरकिया केली; आणि तिलाही मी अभिवंदन करितों; आणि त्या परम- नंतर, युद्धामध्ये क्वचित् क्वचित् कपटाचा अव- कारुणिक जगन्मातेने लोकहित करण्याविषयी लंब केल्यामुळे उत्पन्न शालेल्या दोषांतून मुक्त माझ्या औतःकरणात जी स्फूर्ति उत्पन्न केली होण्यासाठीं ते महाये पांडुपुत्र तेथेच नगरा- आहे, तिच्या साहाय्याने हा भववंधविमोचक च्या बाझभागीं एक महिनाभर राहिले. हा- जय हाणजे महाभारत ग्रंथाच्या शांतिपर्वास प्रमाणे आमेषांची और्ध्वदेहिक क्रिया केल्या-

नंतर धर्मपुत्र राजा युधिष्ठिर हाजकडे व्यास, करणांत एकसारखें डांचत आहे. भगवन्, नारद, महर्षि देवल, देवस्थान आणि कण्ठ हे लोभाच्या प्रेरणेने आपल्या ज्ञातीचा हा भयंकर ब्रह्मर्षिशेष व सिद्ध असे महात्मे व त्यांचे संहार करून, व सुभद्रा आणि द्वौपदी हांच्या अल्यंत उत्कृष्ट शिष्य हे आले; आणि वेदवेत्या, ठिकाणी उत्पन्न ज्ञालेल्या प्रिय पुत्रांना कालाच्या धर्माचारसंपन्न, गृहस्थाश्रमी व ब्रह्मचर्य समाप्त तोंडीं देऊन आम्हीं जो हा जय मिळविला, ज्ञालेल्या अशा दुसऱ्याही उत्कृष्ट ब्राह्मणांनी तो खरोखर पराजयत होय असे मला वारंते! त्याची भेट घेतली. ते महात्मे तेथें येतांच आतां येथून श्रीकृष्ण द्वारकेस जाऊन पोहो-युधिष्ठिरानें सामोरे जाऊन त्यांचा यथाविधि चले म्हणजे तेथें असणारी माझ्या कानिष्ठ सत्कार केला व नंतर ते महर्षि मोठमोळ्या बंधूची—अर्जुनाची क्षी वृणिकुलोत्पन्न सुभद्रा मूल्यवान् आसनावर बसले. ह्याप्रमाणे, त्या त्याला काय म्हणेल? पुत्र आणि बांधव त्यांचा वेळेस साजेल असा युधिष्ठिरानें सत्कार केला वध ज्ञाल्यामुळे, आमचे प्रिय व हित करण्यातो स्वीकारल्यानंतर, शोकानें अंतःकरण विषयी उद्युक्त असलेली ही द्वौपदी दीन होऊन व्याकुल ज्ञालेल्या त्या राजा युधिष्ठिरांचे सां-गेली आहे व म्हणनन्त ती मला जण पीडित ख्वन करण्यासाठीं ते शेंकडे हजारों ब्राह्मण करून सोडीत आहे. हाशिवाय, हे नारद मुने, पवित्र अशा भागीरथीतीरावर त्याच्या सभों-आणगवी दुसरी एक गोष्ट आहे. ती अशी कीं, वरीं आपआपल्या योग्यतानुरूप बसले असतां, कुंतीने आपली मसलत गृह डेवून मला कट्टी कृष्णद्वैपायनप्रभूति मुनीचं मत घेऊन व अव- करून सोडाले आहे. कारण, ज्याला दहा सर पाहुन नारदमुनि धर्मपुत्र युधिष्ठिरास म्हणाले, हजार हृतींचं चल होते, संग्रामामध्ये ज्याच्या ‘युधिष्ठिरा, तु न्यायाचा अवलंब करून म्हवत:- तोडीचा दुसरा योद्धाच नाहीं, व पराक्रमरूपी च्या बाहुवीर्यांने व श्रीकृष्णाच्या अनुग्रहानें ही कीडा करण्यांत जो सिंहाप्रमाणे चतुर असून संपूर्ण पृथ्वी जिकून घेतली असून, त्या लोक- दयाळू, दानशूर, नियमनिष्ठ, धूतराष्ट्रपुत्रांचा भयंकर अशा संग्रामातून मुक्त होऊन क्षत्रि- आपारस्तम, अभिमानी, भयंकर पराक्रमी, अ-यांस योग्य अशा धर्मामध्ये आसक्त होऊन सहिष्णु, सदोर्दीत क्षुद्र असलेला, प्रत्येक युद्ध-राहिला आहेस, ही मोउया आनंदाची गोष्ट प्रसंगी आम्हांला भुडकावून लावणारा, त्वांने आहे. पण, हे पांडुपुत्रा, तुझ्या अंतःकरणाला अंबे सोडणारा, आश्रयांत्याकृत संग्राम करणारा. ह्यामुळे संतोष होत आहेना? राजा युधिष्ठिरा, कृशल आणि अद्वृतपराक्रमी असा कुंतीच्या शत्रूना ठार केल्यानंतर आतां तूं आपल्या मि- ठिकाणीं गृहस्पणे उत्पन्न ज्ञालेला कर्ण, तो त्रीना आनंद देत आहेना? अशा प्रकारची खरोखर आमचा चंद्रु होय. ज्या वेळीं उत्तर-ही लक्ष्मी प्राप्त ज्ञाल्यामुळे तुझ्या हृदयाला क्रिया करण्याचा प्रसंग आला, त्या वेळीं, तो शोकाची तर बाथा होत नाहीना?

सर्वगुणसंपन्न कर्ण सूर्योपासन उत्पन्न ज्ञालेला

युधिष्ठिर न्हणाला:—महाराज, श्रीकृ- आपला पुत्र असून त्याला आपण पूर्वी पाण्यांत ज्याच्या बाहुवीर्यांचे आश्रयानं. ब्राह्मणांच्या सोडून दिले होते, असा त्याचा वृत्तांत कुंतीने अनुग्रहानें आणि भीम व अर्जुन हांच्या साम- सांगितला. तिने त्याला पेढीत घालून भागी-श्वर्णीं आम्ही ही सर्व पृथ्वी जिकून घेतली हे रथीच्या प्रवाहांत बुडवून टाकिले होते. सारांश, खरे आहे. पण हे भयंकर दुःख माझ्या अंतः- ज्याला हे लोक राख्याच्या ठिकाणी उत्पन्न

झालेला सारथ्याचा पुत्र असे समजतात, तो ह्यामुळे मी त्यांचा वध करणार नाहीं. सारांश, कर्ण कुंतीचा ज्येष्ठ पुत्र—अर्थात् आमच्या माते-हे देवि, आतां तुझे पांचच पुत्र कायम राह-पासून उत्पन्न झाला असल्यामुळे आमचा भ्राता तील. कारण, कर्णाचा वध झाला तर अर्जुन होय. असे असतां, ही गोष्ट मला न समज-अवशिष्ट राहील व अर्जुनाचा नाश झाला तर ल्यामुळे, मीं राज्यलोभानें त्या आपल्या बंधुचा कर्ण तुजपाशी राहील.' ह्यावर, 'तुझ्या अंतः-वध केला. ही गोष्ट, कापसाच्या राशीला जाळ-करणात ज्यांचे कल्याण करण्याची इच्छा असेल णाऱ्या अर्मीप्रमाणे माझे अवयवन् अवयव होर-त्यांचे कल्याण कर.' असे त्या आपल्या पुत्राला पक्कून काढीत आहे! तो आमचा बंधु आहे ही सांगन ती आमची पुत्रलोभवती माता तेथून गोष्ट शेवटवाहन अर्जुनाला, मला, भीमाला अथवा घरीं परत आली. पुढे अर्जुनानें त्या वीर्यसंपन्न नकुलसहदंवानाही माहीत नव्हती; त्या सदाचार-अशा सखल्या बंधुचा वध केला. पण, हे प्रभो, संपन्न कर्णाला मात्र आमचा संबंध ठाऊक होता. तोंपर्यंत ही गुप गोष्ट कुंतीकडून अथवा कर्ण-कारण, आमच्यामध्ये सलोख्याव्हावा म्हणून कुंती कडूनही बाहेर कृटली नाहीं. पुढे, प्रभो, हे त्याजकडे गेली होती; आणि पांडवांप्रमाणे तंही द्विजश्रेष्ठा, अर्जुनानें त्या महाधनुर्धर आणि माझा पुत्र आहेस असे तिनें त्याला सांगितले होते. शूर अशा कणीस रणांगणांत पाडल्यानंतर, पण त्या महात्म्यानें कुंतीचा मनोरथ पूर्ण केला तो आपला ज्येष्ठ आणि सखल्या बंधु आहे नाहीं. मात्र तिचे भाषण आल्यानंतर, त्या असे कुंतीच्या सांगण्यावरून मला कळून आले. आपल्या मातेला त्यानें असे सांगितल्याचें आ- ह्यामुळे मज बंधुवधकर्त्यांचे अंतःकरण अन्यत मच्या ऐक्यांत आहे. तो म्हणाला, 'त्या कटी होऊन जात आहे. खरोखर मला जर संग्रामामध्ये राजा दुर्योधनाचा त्याग करणे हे अर्जुन व कर्ण ह्या उभयतांचेही साहाय्य असते, कांहीं मला शक्य नाहीं. कारण, तुझ्या म्हण- तर मीं प्रत्यक्ष द्वाराचाही पराजय केला असता! याप्रमाणे जर मीं युधिष्ठिराशीं संधि केला. दुरात्मे धूतरात्रपृत्र समेत कळेश देऊ लागतर सौजन्याचा अभाव, धानुकपणा आणि त्यामुळे उच्चबळू लागलेला माझा क्रोध कणीस कृतघ्रता हे दोष माझ्या माथीं बसतील. शिवाय पाहतांच शांत होत असे! यूताच्या वेळीं लोकहीं असे समजर्ताल कीं, मी संशामात अर्जु- समेत दुर्योधनाचे हित करण्याच्या इच्छेनें जेव्हां नाशीं तोंड यावयाला भीत आहे! याकरितां त्याचीं आरंभापासूनच कडू आणि कठोर अर्हीं मी प्रथम श्रीकृष्णासह अर्जुनाचा युद्धांत परा- वाक्यं माझ्या कानांवर येत असत, तेव्हां त्याचे जय करीन; आणि मग धर्मपृत्र युधिष्ठिराशीं पाय दृष्टीस पडतांच माझा क्रोध शांत होऊन संधि करीन.' ह्यावर त्या विशाल छातीच्या जात असे. कारण, त्याचे पाय कुंतीच्या पायां-कर्णास कुंती म्हणाली, 'तं अर्जुनाबोरोबर हवे सारखे आहेत असे मला वाढे; पण त्याच्या तितके युद्ध कर, पण इतर चौधांना तरी अ- आणि कुंतीच्या पायांमध्ये इतके सादृश्य कांभय दे.' तेव्हां, अर्जुनाचा नाश होईल ह्या असावे, ह्याविषयीं पुष्कळ विचार केला तरीही भीतीनें शरीरास कंप सुटलेल्या व हात जोड-त्याचे कारण मला मुळीच कळून येईना. असो; लेल्या त्या आपल्या मातेला कर्ण म्हणाला, भगवन्! संग्रामामध्ये पृथ्वीने त्याचे चक्र कशा- 'अर्जुनावांचून बाकीच्या तुझ्या चौधांही पुत्रां- करितां ग्रासून याकिले, आणि त्या माझ्या चा मारा मला सहन होण्यासारखा आहे; बंधूला कोणत्या प्रकारचा शाप झाला होता,

हें सर्व बरोबर रीतीने आपल्याकडून पेकावें व दैवयोगानें तो स्वभावतःच तुमचा कायमचा अरी माझी इच्छा आहे; ह्यास्तव आपण कृपा द्वेष्टा बनला. पूढे, अर्जुनाचे वीर्य आपणापेक्षां करून मला तें सर्व सांगा. कारण, आपण अधिक आहे असे जेव्हां कर्णाला कळून आले, आमज्ञानसंपन्न असल्यामुळे सर्वज्ञ आहां; तेव्हां तो दोणांकडे जाऊन म्हणाला कीं, आणि म्हणूनच, लोकांत कोणती गोष्ट घडली “निष्पत्तीचा प्रकार आणि उपसंहार ह्यांसह व कोणती न घडली, ह्याचे ज्ञान आपणांस आहे! ब्रह्माख्य शिकावें अशी माझी इच्छा आहे. कारण,

अध्याय दुसरा.

कर्णशापदृच.

वैशंपायन सांगतात:—ह्याप्रमाणे युधिष्ठि-
रानें प्रश्न केला असतां, त्या वक्तुंशेष नारद
मुनीनीं, त्या कर्णाला शाप कोणत्या प्रकारचा
शाला होता तो सर्व वृत्तांत सांगितला.

नारद म्हणाले:—हे महाबाहो, तू जे सांगत आहेस तें अगदीं बरोबर आहे. कर्ण आणि अर्जुन ह्यांना युद्धांत कोणाचाही मारा सहन करितां येणे अशक्य नाही. तथापि, हे निष्पापा, त्या उभयतांमध्ये वर उत्पन्न करण्यांत देवांचे कांहीं गृह कार्य होते, तें मी तुला

सांगतो. हे महाबाहो, ही गोष्ट पूर्वी कशी घडन होऊन क्षत्रिय स्वर्गास कसा जातो हे पाहण्या. करून कर्ण परशुरामाकडे जाण्यासाठी एकदम साठीं वैराग्यीस प्रवृत्तित करून सोडणारा हा महेन्द्र पर्वतावर गेला; आणि परशुरामाकडे कन्यापुत्र कर्ण देवांनी निर्माण केला. तो जाऊन मनकांने त्याला प्रणाम केल्यानंतर, तेजस्वी बाल्यावस्थेत सारथ्याचा पूत्र झाला. ‘मी भृगुकुलोत्पन्न ब्राह्मण आहू.’ असे त्याने पूढे, अंगिरा मुनीच्या कुलांत शेष असे जे गुरु मोठ्या गोरवानें सांगितले. तेव्हां गोत्र वैंगंर दोणाचार्य, त्यांजकडून त्याने धनुर्विद्या संपां सर्व विचारून परशुरामाने त्याचे सांगणे मान्य दून केली. तेव्हां, हे राजेन्द्रा, भौमाचे सामर्थ्य, केले; व अल्यंत आनंदित होऊन त्याला ‘तूं अर्जुनाची चलाखी, तुझी बृद्धी, नकुलसह-स्वागत असो, तू येथे रहा.’ असे सांगितले. देवांचा विनय, गांटीव धनुष्य धारण करणाऱ्या ह्याप्रमाणे, प्रत्यक्ष स्वर्गनं अशा त्या महेन्द्र पर्व-अर्जुनाचे श्रीकृष्णाशीं सख्य आणि तुम्हां सर्वां तावर कर्ण गाहूं लागल्यानंतर त्याला गंधर्व, वर असणारे प्रजेचें प्रेम त्या सर्वांचा विचार गक्षस, यक्ष आणि देव त्यांच्या भेटी करीत असतां त्याचे अंतकरण होण्यात जात झाल्या. असो; त्या डिकाणीं राहून कर्णाने असे. त्याने बालपणीचं दुर्योधनाशीं सख्य केले भृगुकुलशेष परशुरामापाशीं यथाविधि बाणाख-

अर्जुनाबोर युद्ध करावें असे माझ्या बृद्धीला वाटते. पुत्र आणि शिव्य ह्यांवर आपले प्रेम सारखेच आहे हे खास. तेव्हां आपण मला तें अख शिकवा. विद्रोह लोकांनी मला ‘अस्त्र-विद्येत अनभ्यासी’ असे म्हणू नये.”

ह्याप्रमाणे कर्णाने भाषण केल्यानंतर, अर्जुनाची अपेक्षा असल्यामुळे व कर्णाचा दुष्ट स्वभाव कळून आल्यामुळे दोणाचार्य त्याला म्हणाले कीं. “ज्याने यथाविधि ब्रह्मचर्यादि व्रताचरण केले आहे त्या ब्राह्मणास, अथवा ज्याने तपश्चर्या केली आहे अशा क्षत्रियासच ब्रह्माख्य जाणण्याचा अधिकार आहे. त्यावांचुन इतरांस तो कोणत्याही प्रकार नाही!”

अंगिरस्कुलशेष दोणाचार्यांनी असे सांगितले. त्यांचा निरोप घेऊन व पूजन त्यांचा निर्वाचन त्यांचा निरोप घेऊन व पूजन होऊन करून कर्ण परशुरामाकडे जाण्यासाठी एकदम साठीं वैराग्यीस प्रवृत्तित करून सोडणारा हा महेन्द्र पर्वतावर गेला; आणि परशुरामाकडे कन्यापुत्र कर्ण देवांनी निर्माण केला. तो जाऊन मनकांने त्याला प्रणाम केल्यानंतर, तेजस्वी बाल्यावस्थेत सारथ्याचा पूत्र झाला. ‘मी भृगुकुलोत्पन्न ब्राह्मण आहू.’ असे त्याने पूढे, अंगिरा मुनीच्या कुलांत शेष असे जे गुरु मोठ्या गोरवानें सांगितले. तेव्हां गोत्र वैंगंर दोणाचार्य, त्यांजकडून त्याने धनुर्विद्या संपां सर्व विचारून परशुरामाने त्याचे सांगणे मान्य दून केली. तेव्हां, हे राजेन्द्रा, भौमाचे सामर्थ्य, केले; व अल्यंत आनंदित होऊन त्याला ‘तूं अर्जुनाची चलाखी, तुझी बृद्धी, नकुलसह-स्वागत असो, तू येथे रहा.’ असे सांगितले. देवांचा विनय, गांटीव धनुष्य धारण करणाऱ्या ह्याप्रमाणे, प्रत्यक्ष स्वर्गनं अशा त्या महेन्द्र पर्व-अर्जुनाचे श्रीकृष्णाशीं सख्य आणि तुम्हां सर्वां तावर कर्ण गाहूं लागल्यानंतर त्याला गंधर्व, वर असणारे प्रजेचें प्रेम त्या सर्वांचा विचार गक्षस, यक्ष आणि देव त्यांच्या भेटी करीत असतां त्याचे अंतकरण होण्यात जात झाल्या. असो; त्या डिकाणीं राहून कर्णाने असे. त्याने बालपणीचं दुर्योधनाशीं सख्य केले भृगुकुलशेष परशुरामापाशीं यथाविधि बाणाख-

विदेशा अभ्यास केला व त्यामुळे तो देव सर्व विश्वाच्याही हातून होणे शक्य नाहीं. दानव आणि गंधर्व ह्यांस अतिशय प्रिय झाला. आतां तुला जे करावयाचे असेल तें कर.

पार्था, पुढे एकदा तो सूर्यपत्र कर्ण हातीं शाप्रमाणे ब्रह्मणाने सांगितल्यानंतर दीन-खड्ग आणि धनुष्य घेऊन आश्रमाच्या जवळच पणामुळे अयोग्यता झालेला कर्ण भयभीत होऊन समुद्रकांठी इकडे तिकडे फिरत असतां, अग्री परशुरामाकडे गेला. ह्या वेळी त्याच्या अंतः-होत्रकर्मामध्ये रत असणाऱ्या एका ब्रह्मवादी करणांत हा वृत्तांत एकसारखा घोळत होता. ब्राह्मणाचे धेनुच्या वत्साचा त्याने नकळत

साहजिकपणे वध केला. मग, ही गोष्ट अज्ञानामुळे आपल्या हातून घडली असे कळन येतांच कर्णने त्या ब्राह्मणास ती कटविली; व

त्याची विनवणी करीत करीत त्यास पुनःपुनः नारद सांगतात:—कर्णाचे बाहुनीर्य, प्रेम, असे म्हटले कीं, ‘हे भगवन्, मला न समज- ईद्रियदमन आणि गुरुशुश्रूषा त्यांच्या योगाने ल्यामुळे मी ह्या आपल्या गोवन्साचा वध केला संतुष्ट होऊन तपोनिष्ठ भूगळुलश्रेष्ठ परशुरामाने आहे, तरी त्याद्वाल आपण स्टू न होतां मज- त्या तपोनिष्ठ कर्णाला संपूर्ण ब्रह्मास्त्र सप्रयोग वर कृपा करा.’ हे पेकून क्रद्ध होऊन त्या व यथाविधि सांगितले. शाप्रमाणे ब्रह्मास्त्राचे ब्राह्मणाने शन्दांनी जणू निर्भत्सनाच करीत ज्ञान ज्ञाल्यानंतर, परशुरामाच्याच आश्रमामध्ये कर्णाला म्हटले, ‘हे दुराचारा, दुर्बुद्धे, अरे! आनंदात राहून त्या अद्वृतपराक्रमी कर्णने तुझा वध व्हावा हेंच योग्य आहे! ह्यास्तव धनुवेदामध्ये अत्यंत प्रयत्न केला. पुढे एकदा, तुला आपल्या कर्माचे तसेच कल मिळेल. और उपासाने क्षेत्र झालेला ज्ञानसंपत्र जमदग्धिपत्र दुष्टा, ज्याच्याशीं तूं स्पर्धा करीत आहेस, आणि कर्णगुरु परशुराम हा, कर्णवर विश्वास वसून ज्याच्या अपकर्पासाठीं सदोदीत धडपड करीत अंतःकरणांत त्याजविषयीं प्रेम उत्पन्न ज्ञाल्या-आहेस, त्याच्याशीं युद्ध करिते वेळी भूमि मुळे, त्याजवरोबर आश्रमाच्या जवळच फिरत तुड्या रथाचे नक्त ग्रासून घाकील! आणि, हे असतां मनाला थकवा आल्यामुळे कर्णाच्या नराधमा, तसेहोऊन तुला कांहीएक सुचेनासे मांडीवर मस्तक टेंकून निजला व झोपीं गेला. झाले म्हणजे शत्रु तुजवर झडप घालून तुझे नंतर खेपा, मेद, मांस व रक्त भक्षण करणारा मस्तक उडवून देईल! जा. औरे मूर्खा, अन-वस्त्रीही अवधान नस-केला आहेस, त्या अर्थीं तुंही अवधान नस-तांनाच शत्रु तुझा शिरच्छेद करील।’

शाप्रमाणे त्या द्विजश्रेष्ठाने शाप दिला अ-सतां, त्याची कृपा व्हावी एतदर्थ कर्णने त्याला धेनु, द्रव्य आणि रन्ने हीं अर्पण केली. तथापि तो पुनरपि कर्णाला म्हणाला कीं, ‘तूं मुकाव्याने येथून निघून जा अथवा येथेच रहा. निद्रेचा अंत होईल ह्या भीतीने कर्णने त्याची मी जे एकदा बोललो त्याला बाध आणणे हें उपेक्षा केली; इतकेच नव्हे, तर न कांपतां व

अध्याय तिसरा.

—०:—

कर्णास ब्रह्मास्त्रप्राप्ति.

नारद सांगतात:—कर्णाचे बाहुनीर्य, प्रेम, ईद्रियदमन आणि गुरुशुश्रूषा त्यांच्या योगाने ल्यामुळे मी ह्या आपल्या गोवन्साचा वध करावयाचे व यथाविधि सांगितले. शाप्रमाणे ब्रह्मास्त्राचे ब्राह्मणाने शन्दांनी जणू निर्भत्सनाच करीत ज्ञान ज्ञाल्यानंतर, परशुरामाच्याच आश्रमामध्ये कर्णाला म्हटले, ‘हे दुराचारा, दुर्बुद्धे, अरे! आनंदात राहून त्या अद्वृतपराक्रमी कर्णने तुझा वध व्हावा हेंच योग्य आहे! ह्यास्तव धनुवेदामध्ये अत्यंत प्रयत्न केला. पुढे एकदा, तुला आपल्या कर्माचे तसेच कल मिळेल. और उपासाने क्षेत्र झालेला ज्ञानसंपत्र जमदग्धिपत्र दुष्टा, ज्याच्याशीं तूं स्पर्धा करीत आहेस, आणि कर्णगुरु परशुराम हा, कर्णवर विश्वास वसून ज्याच्या अपकर्पासाठीं सदोदीत धडपड करीत अंतःकरणांत त्याजविषयीं प्रेम उत्पन्न ज्ञाल्या-आहेस, त्याच्याशीं युद्ध करिते वेळी भूमि मुळे, त्याजवरोबर आश्रमाच्या जवळच फिरत तुड्या रथाचे नक्त ग्रासून घाकील! आणि, हे असतां मनाला थकवा आल्यामुळे कर्णाच्या नराधमा, तसेहोऊन तुला कांहीएक सुचेनासे मांडीवर मस्तक टेंकून निजला व झोपीं गेला. झाले म्हणजे शत्रु तुजवर झडप घालून तुझे नंतर खेपा, मेद, मांस व रक्त भक्षण करणारा मस्तक उडवून देईल! जा. औरे मूर्खा, अन-वस्त्रीही अवधान नस-केला आहेस, त्या अर्थीं तुंही अवधान नस-तांनाच शत्रु तुझा शिरच्छेद करील।’

शाप्रमाणे त्या द्विजश्रेष्ठाने शाप दिला अ-सतां, त्याची कृपा व्हावी एतदर्थ कर्णने त्याला धेनु, द्रव्य आणि रन्ने हीं अर्पण केली. तथापि तो पुनरपि कर्णाला म्हणाला कीं, ‘तूं मुकाव्याने येथून निघून जा अथवा येथेच रहा. निद्रेचा अंत होईल ह्या भीतीने कर्णने त्याची मी जे एकदा बोललो त्याला बाध आणणे हें उपेक्षा केली; इतकेच नव्हे, तर न कांपतां व

दुःखी न होतां ती दंशवेदना सहन करून परशु- मह भृगु कुद्ध होऊन मला म्हणाला, ‘अरे रामास तसेच स्वस्थ निजूं दिले. पण जेव्हा दुष्टा, तू मुत्र आणि कफ हीं भक्षण करणारा शरीराला रक्काचा स्पर्श झाला तेव्हां तो तेजस्वी (कृमि) होऊन नरकांत पडरील.’ त्यावर, भृगुकुलश्रेष्ठ परशुराम जागा झाला व त्रासून हे ब्रह्मन्, आपल्या शापाची समाप्ति व्हावी.’ असें म्हणाला कीं, ‘अरे, रक्कास्पर्शमुळे मी असें मी त्याला म्हटले असतां, ‘भृगुकुलोत्यन्न अशुचि झालो; हें तू काय करीत आहेस तें परशुरामाकडून ती होईल.’ असें त्यानें सांगिनिर्भयपणे मला बरोबर सांग.’ हें ऐकून कर्णाने तले. सारांश, त्या मुनीचा शाप झाल्यामुळे, त्याला आपणास कृमि कुरतुर्डीत असल्याचा जीमध्ये सुखाचे नांवही नाही अशी ही (नरकवृत्तांत सांगितला. तेव्हां डुकराप्रमाणे आकार रूपी) गति मला मिळाली; आणि, हे साधो, असलेला, आठ पाय व तीक्ष्ण दंष्टा हांनीं युक्त तुशा समागम झाल्यामुळे मी त्या पापयोनींतून व सुयांप्रमाणे असणाऱ्या केशांनीं व्याप्त अस- मुक्त झालो आहे.’ इतके बोलून तो महाराक्षस लेला व भीतीने अंग चोरणारा तो अलर्क नां- परशुरामास नमस्कार करून चालता झाला. वाचा कृमि त्यानें अवलोकन केला. परशुरामा- नंतर परशुराम क्रोधानं कर्णाला म्हणाला, ची दृष्टि त्याजवर जातांच तो कृमि त्याच ‘अरे मूर्खा! हे आत्यंतिक दुःख ब्राह्मणाला रक्कामध्ये भिजून जाऊन गतप्राण झाला, ही केव्हांही सहन करितां यावयाचे नाहीं. तुझे हे मोठी आश्र्वर्याची गोष्ट होय. पुढे आकाशांत, धैर्य क्षत्रियासारखं दिसत आहे. तेव्हां आतां स्वेच्छानुरूप स्वरूपे धारण करणारा, कृष्णवर्ण तं तुला वांटेल त्या रीतीनं—पण खेरे सांग.’ शरीर व आरक्तवर्ण कंठ असलेला व मेधावर हे ऐकून, शापाच्या भीतीने कांपत कांपत आरुद्ध झालेला एक राक्षस दिसूं लागला. कर्ण त्याचा कोप शांत करण्यासाठी हात त्याचे मनोरथ पूर्ण झालेले असल्यामुळे तो हात जोडून म्हणाला कीं. ‘हे भृगुकुलोत्यन्न, मी जोडून परशुरामास म्हणाला, ‘हे भृगुकुलश्रेष्ठा, ब्राह्मण आणि क्षत्रिय हांच्याहून निराव्याच तुझे कल्याण असो. आतां मी आल्या मार्गाने जातीमध्ये उत्पन्न झालेला अर्थात् सूत असून, जातों. हे मुनिश्रेष्ठा, तू मला ह्या नरकांतून मला ह्या भूमीवर लोळ ‘राधापुत्र कर्ण’ असें सोडवून माझे प्रिय केले आहेस, ह्यासत्तव मी म्हणत असतात. हे भार्गव, अखलोभाने ग्रस्त तुला प्रणाम करितो. तुझे कल्याण असो.’ होऊन गेलेल्या [व म्हणूनच असत्य बोलत्या राक्षसाचे हे भाषण ऐकून, प्रतापशाली णांगा] मजवर आपण अनुग्रह करा. वेदविद्या महाबाहु जमदग्निपुत्र परशुरामाने त्यास म्हटले, देणारा सामर्थ्यसंपन्न गुरु हा निःसंशय पिताच ‘तूं कोण आहेस आणि तुला नरकप्राप्ति होय, म्हणूनच मीं आपल्यापाशीं ‘माझे गोव होण्याचे कारण काय हें मला सांग.’ तेव्हा भार्गव आहे’ असें सांगितले.” असें म्हणून तों सांगूं लागला कीं, “मीं पूर्वी सत्ययुगात त्यांन दीनपणे भूमीवर लोटांगण घातले. या दंश नामक महाराक्षस होतों. माझे वय जवळ वेळी त्याचे अंग धरधर कांपत होते. नंतर तो जवळ भृगूच्या इतकें होते. मीं भृगूच्या अव्यंत कुद्ध झालेला भृगुकुलश्रेष्ठ राम हसलेसे करून प्रिय अशा पत्नीचा बलाकाराने अपहार केला कर्णास म्हणाला कीं, ‘ज्या अर्थी अखलोभाव त्यामुळेच त्या महर्षीच्या शापांने कृमि होऊन मुळे असल्याचा अवलंब करून तूं माझी सेवा भूमीवर पडलो. त्या वेळीं तो तुशा पूर्वज पिता- केलीस, त्या अर्थी, हे मूर्खा, तूं आपल्या बरो-

बरीच्या योद्धाचारीं युद्ध करू लागलास, आणि राजे, तसेच पूर्व आणि उत्तर ह्या दिशांस वास्तव्य तुझ्या वधाचा समय आला, की ह्या अस्वाची करणारे सर्वही म्लेच्छा आणि आर्य भृपति त्या तुझ्या अंतःकरणांत मुळीच स्फूर्ति होणार नाही; ठिकाणी प्राप झाले होते. सर्वाची कांति शुद्ध इतर वेळीचं त्याची स्फूर्ति होईल. कारण, ब्राह्म- सुवर्णाप्रमाणे असून त्यांनी सुवर्णमय बाहुभृष्टणे णावांचून इतरत्र हें ब्रह्मास्त्र मरणकालापर्यंत धारण केलेली होतीं. ते सर्व व्याघ्रप्रमाणे केळांही कायम ठिकावयाचं नाहीं. जा आता, अल्यंत सामर्थ्यसंपन्न असून त्यांचे देह तेजः- तुजसारख्या असत्यादी मनुष्याला येथें जागा पुंज होते. असा; धर्मराजा, ते सर्व भृपति त्या नाहीं. ह्या भूतलावर संग्रामांत तुझ्या तोडीचा ठिकाणी येऊन बसल्यानंतर, दाई आणि भालवार कोणी क्षत्रिय होणार नाहीं।'

ह्याप्रमाणे परशुरामानें सांगितल्यानंतर शिष्य- पुढे, हे भरतकुलशेषा, वर वरणाच्या त्या धर्माप्रमाणे त्याला वंदन वैरे करून कर्ण तेथून कन्येला राजांचीं नावं सांगितलीं असता, ती निघून गेला; व दुर्योधनाकडे येऊन 'मीं ब्रह्मा- दुर्योधनाला उल्लंघून पुढे गेली. तेहां तिने स्त्राचा अभ्यास केला आहे.' असे म्हणाला

यांना बरोबर घेऊन ती कन्या सभेमध्ये आली.

सहन न ज्ञाल्यामुळे, इतर नरपतींचा अनादर करून त्यांने त्या कन्येस पुढे जाण्याचा निषेध केला; आणि भीम व द्रोण यांचा आश्रय केलेला हा अतिक्रम कुरुकुलशेषा दुर्योधनास

अध्याय चौथा.

—००—

दुर्योधनकृत कन्यापहार.

नारद सांगतात:—हे भरतकुलशेषा, ह्या- दुर्योधन त्या कन्येला रथांत बसवून हरण करून प्रमाणे भूगुणदंन परशुरामांकडून ब्रह्मास्त्र संपा- येऊन गेला. तेहां, हे पुरुषशेषा, गोधा आणि दन केल्यानंतर कर्ण दुर्योधनासह आनंदांत अंगुलित्रिण धारण करणारा व हातीं खड्डग राहू लागला. राजा, पुढे एके समर्थी चित्रांगद घेतलेला वीरशेष कर्ण रथारूढ होऊन राजाच्या कलिंग देशामध्ये अनेक राजे स्वयं- त्याच्या पाठीमागून चालता आला. ह्यामुळे वरासाठीं जमले होते. हे भरतकुलशेषा, न्याच्या युद्धाच्या इच्छेने राजे अगांत चिलखतं चटवून त्या देशांतील शोभासंपन्न अशा राजपुर नामक लागले व रथ जोडवू लागले, त्यामुळे अतिशय नगरांत कन्या मिळविण्याच्या इच्छेने शेंकडों भयंकर गडबड उडून गेली. नंतर ते अल्यंत राजे आलेले होते. तेथें सर्व राजे जुळ्येले क्रुद्ध होऊन, ज्याप्रमाणे पर्वतावर मेव वर्षाव आहेत असे ऐकून दुर्योधनही कर्णाला बरोबर करितात त्याप्रमाणे कर्ण आणि दुर्योधन ह्या घेऊन सुवर्णमय रथांतून तिकडे गेला. हे नृप- उभयतांवर बाणांचा वर्षाव करीत धावून गेले. शेषा, त्या ठिकाणीं तो स्वयंवररूपी महोत्सव पण ते धावून येत आहेत इतक्यांत कर्णांने चालू ज्ञाला असता, कन्येच्या अभिलाषानें अनेक एके क्वाण सोडून त्यांचीं धनुष्ये व बाणसमूह नरपति प्राप ज्ञालेले होते. शिशुपाल, जरासंध, भूतलावर पाडले. नंतर कित्येक धनुष्ये नसलेले, भीम्पक, वक्र, कपोतरोमा, नील, अल्यंत परा- कित्येक धनुष्ये उगारणारे, कित्येक बाण धारण क्रमी रुक्मी, स्त्रीराज्याचा अधिपति महाराज करणारे व कित्येक रथ, शक्ति आणि गदा शृगाल, अशोक, शतधन्वा, भोज, वीर हें व ह्यांना ग्रहण करणारे अशा त्या सर्व वीरांस आणखी दक्षिणदिशेस वास्तव्य करणारे अनेक चलाखीने व्याकुल करून व त्यांच्या सारथ्यांना

ठार करून, प्रहार करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अशा कर्णाने त्याचा पराजय केला: त्यामुळे मनो-रथाचा भंग होऊन ते सर्व राजे स्वतःच अश्व हांकीत व ‘आमेच संरक्षण कर, संरक्षण कर.’ असें म्हणत संग्राम सोडून पळून गेले; आणि इकडे कर्णाने संरक्षित असा हुर्योंधन त्या वेळीं आनंदित होऊन त्या कन्येला घेऊन हस्तिनापुराकडे निघून गेला.

अध्याय पांचवा.

—००—

कर्णाचा पराक्रम.

नारद सांगतात:—कर्णाने आपले सामर्थ्य प्रकट केले आहे असे कानीं पडतांच मगध-देशाधिपति राजा जरासंध ह्याने त्याला रणांगणात युद्ध करण्यासाठी आहान केले. तेहां अनेक प्रकारच्या आयुधांचा परस्परांवर वर्षाव करणाऱ्या त्या उभयतां दिव्याख्यवेच्या वीरांमध्ये युद्ध सुरु झाले. त्या वेळीं बाणांचा क्षय होऊन, अनेक युद्धेष्ये नष्ट होऊन व खड्डगंगी भग्न होऊन ते उभयतां भूमीवर आले; आणि नंतर त्या उभयतां सामर्थ्यसंपन्न वीरांनी बाहुद्ध करण्याची सुरवात केली. त्या वेळीं जरासंध युद्ध करून लागला असतां, कर्णाने बाहुकंटक नावाचा पंच केला, व जरा नामक दाईनं सांधलेल्या जरा-संधाच्या शरीराचा सांधा निखळून याकिला. ह्याप्रमाणे कर्णाकडून आपल्या शरीरास विकार झाला आहे असे पाहून राजा जरासंधाने वैर झुगारून दिले; व ‘मी संतुष्ट झालो आहे.’ असे कर्णाला म्हटले. इतकेच नव्हे, तर त्याने कर्णाला मालिनी नामक एक नगरीही अर्पण केली. ह्यामुळे, हे नरश्रेष्ठ, तो शत्रुजेता अंग-देशांमध्ये राजा होऊन राहिला. शत्रुसेन्याला

१ शत्रुच्चा एका पायावर पाय देऊन दुसरा पाय आढून शरीर फाढण्याचा एक युद्धाचा प्रकार.

पीडित करून सोडणारा कर्ण दुर्योधनाच्य अनुमतीने चपा नगरीचे पालन करीत होता हे तुलाही माहीतच आहे. ह्याप्रमाणे शस्त्रप्रभावाने तो कर्ण भूतलावर प्रसिद्धीस आला. पृष्ठे तुझ्य हितासाठी देवेद्राने त्याजकडे कवचकुंडलांचे भिक्षा मागितली. तेहां त्यांने शरीराबरोबरच निर्माण झालेली अव्यंत उक्कट अशीं कुंडले आणि तशाच प्रकारचे कवच हीं त्याला अर्पण केली. कारण, तो देवमायेने मोहित झाल होता. ह्याप्रमाणे कुंडले आणि शरीराबरोबरच निर्माण झालेले कवच ह्यांनी विरहित झाल्यामुळे श्रीकृष्णाच्या देखवत अर्जुनाने त्याचा वध केला. ब्राह्मणाच्या आणि महात्म्या परशु-रामाच्या शापामुळे, कुंतीला वर दिला असल्या-मुळे, इंद्राच्या मायेमुळे, रथ्यांची गणना करत वेळीं भीष्मांनी ‘हा अर्धरथी आहे’ असे बोलून त्याचा अवमान केल्यामुळे, आणि शल्याकडून तेजोभंग झाल्यामुळे, गांडीव धनुष्य धारण करणाऱ्या अर्जुनाने श्रीकृष्णाच्या नीतीचा अवधनुष्ये नष्ट होऊन व खड्डगंगी भग्न होऊन ते अर्पण आणि महात्मा कृप हांजकडून मंपादन केलली दिय असें घेऊन. सूर्यतुल्य कांति असलेल्या रविपुत्र कर्णाचा वध केला. असो; ह्याप्रमाणे ब्राह्मणादिकांचा शाप झाला असल्यामुळे व अनेक लोकांनी फसविल्यामुळे तुझा बंधु युद्ध करून मरण पावला आहे. ह्याणूनच, हे पुरुष-श्रेष्ठ, त्याजविषयीं तू शोक करणे योग्य नाहीं.

अध्याय सहावा.

—००—

धर्मराजाचा श्वियांना शाप.

वैशंपायन सांगतात:—इतके बोलून देवांचे नारदांनी आपले भाषण पुरे केले. पण राजांचे धर्म शोकाने व्याप होत्याता चिंताक्रांत होऊन नसला. ह्याप्रमाणे शोकाने ग्रस्त व म्हणूनच

व्याकूल होऊन अंतःकरण दीन होऊन गेल्या-
मुळे एखाद्या सपाप्रमाणे सुकारे याकीत अस-
लेल्या व अश्रुंनीं नेत्र भरून आलेल्या त्या वीर
युधिष्ठिराला, दुःखाने अंतःकरण ग्रस्त होऊन संपत्र

गेलेली व प्रत्येक अवयवांत जणू शोक खिलून
राहिलेली व मधुर भाषण करणारी कुंती त्या
वेळीं अर्थयुक्त अशा शंदवांनीं हाणाली, 'हे
महाबाहो युधिष्ठिरा, हान्याविषयी शोक करणे
हें तुला योग्य नाहीं. यास्तव, हे महाज्ञानसंपन्ना,
तू शोकाचा त्याग करून हें माझे भाषण ऐक,
त्याने तुला आपले बंधुत्व कल्वावें हाणन मी
पूर्वी त्याची प्रार्थना केली व त्याचा पिता देव
श्रीसूर्य यानेही त्या धार्मिकेष्ट्राची प्रार्थना केली
श्रीसूर्यानें हितबुद्धीने मित्राचे हित व्हावें या-

स्तव जें कांहीं सांगितले पाहिजे ते सर्व त्याच्या
स्वप्रांत जाऊन व माझ्या देखतही सांगितले.
पण प्रेमोत्पत्तीस कारणभूत असलेल्या वाक्यां-
च्या योगाने त्याचा क्रोध शांत करण्याविषयी
अथवा तुझ्याशीं त्याचे पेक्य करण्याविषयी
श्रीसूर्यही समर्थ झाला नाहीं व मीही झाले नाहीं. स गेले असल्यामुळे त्यांचे मनोरथ पूर्ण झाले
पुढे मृत्युने पठाडल्यामुळे तो शत्रुंचा समृद्ध नाश आहेत व मृणन्तर ते कृतार्थही झालेले आहेत.
करून वैराचे उन्मूलन करण्याविषयी आसन पण ते खरोखर कुसुकुलांतील मृणजे आ-
झाला असून तुमच्या उलट वागत आहे असे मन्याच कुलांतील होत. अर्थात् आम्हीं त्यांचा
पाहून मी त्याची उपेक्षा केली !'

याप्रमाणे मातेने भाषण केले असतां, अश्रुंनीं
नेत्र व्यास होऊन गेलेला व शोकाने इंद्रिये
व्याकूल झालेला धर्मात्मा धर्मराज बोलून लागला.
त्याने प्रथम, 'तुझ्या गुप्त मसलतीमुळे मी
पीडित होऊन गेलो आहै' असे आपल्या माते-
स हस्तले, आणि नंतर त्या महोतेजस्वी धर्माने
दुःखाकुल होऊन, 'हांना कोणतीही गोष्ट गुप्त
ठेवितां येणार नाहीं!' असा सर्व लोकांतील
स्थियांना शाप दिला. नंतर आपले पुत्र, पौत्र,
आप आणि मित्र यांचे स्मरण झाल्यामुळे त्यांचे
अंतःकरण खिल व्हाल गेले व त्याला आपले

जीवितही कंठाळवाणे वाटू लागले; आणि संता-
पाने पीडित क शोकाने आत्मा व्यास झा-
ल्यामुळे धूमयुक्त अश्रीप्रमाणे झालेला तो ज्ञान-

अध्याय सातवा.

—::—

युधिष्ठिराचा शोक.

वैशंपायन सांगतातः—महारथी कर्णाचे
स्मरण करून शोकाने अंतःकरण व्याकूल झालेला
तू शोकाचा त्याग करून हें माझे भाषण ऐक,
त्याने तुला आपले बंधुत्व कल्वावें हाणन मी
पूर्वी त्याची प्रार्थना केली व त्याचा पिता देव
श्रीसूर्य यानेही त्या धार्मिकेष्ट्राची प्रार्थना केली
श्रीसूर्यानें हितबुद्धीने प्रित्याचे हित व्हावें या-

स्तव जें कांहीं सांगितले पाहिजे ते सर्व त्याच्या
वृष्टिं आणि अंधक यांच्या नगरांत जाऊन
भिक्षा मागून राहिलो असतो, तर आपल्या
ज्ञातीचा निर्वश करून अशा दुर्गतप्रित पावलों
असतो. आमचे शत्रु युद्धात मरण पावून स्वर्ग-
श्रीसूर्यही समर्थ झाला नाहीं व मीही झाले नाहीं. स गेले असल्यामुळे त्यांचे मनोरथ पूर्ण झाले
पुढे मृत्युने पठाडल्यामुळे तो शत्रुंचा समृद्ध नाश आहेत व मृणन्तर ते कृतार्थही झालेले आहेत.
करून वैराचे उन्मूलन करण्याविषयी आसन पण ते खरोखर कुसुकुलांतील मृणजे आ-
झाला असून तुमच्या उलट वागत आहे असे मन्याच कुलांतील होत. अर्थात् आम्हीं त्यांचा
पाहून मी त्याची उपेक्षा केली !'

वैशंपायने करण्यांत आम्हांला धर्म-
दृष्टचा काय फल मिळणार आहे! यिकार असो
या क्षत्रियोचित आचरणाला, बलाला, वर्याला,
आणि क्रोधाला, कीं ज्यांच्या योगाने आम्ही
हा संकटात पडलों आहों! खरोखर वनामध्ये
वास्तव्य करण्याचा तपस्वी लोकांनी नित्य
पालन केले जाणारे क्षमा, दृद्धियदमन, शुद्धता,
वैराग्य, निर्मत्सरपणा, आहिसा आणि सत्य भाषण
हे धर्म फार उत्कृष्ट होत. आम्ही मात्र लोभ
आणि मोह हान्यामुळे एवढाचा राज्याचा
उपभोग घेण्याच्या इच्छेने दंभ आणि अभिमान

यांचा आश्रय करून या स्थितीला येऊन पोहों- भूपतींस योग्य असणाऱ्या विषयांचा उपभोग न चलें आहों. आम्ही विजयाची इच्छा करणाऱ्या घेतो व पितरांच्या आणि देवतांच्या ऋणाची केडे आपल्या बांधवांचा निःपात केला आहे हें न करितां ते यमसदनास गेले आहेत. [कुंतीकडे पाहून आतां पृथ्वीमध्ये बैलोळ्याचे राज्य वळून] आई, आमच्या हा शत्रुंच्या मातापित-दिल्यानेही आग्हांला कोणी आनंदित करणार रांस (गांधारी आणि धृतराष्ट्र यांस) जेव्हां प्राप नाहीं. सारांश, आम्ही निकृष्ट प्रतीची इच्छा झालेले द्रव्य आणि रत्ने यांविषयीचा अभिधरून व बांधवांना तार करून, पृथ्वीची प्राप्ति लाष झाला, त्या वेळीचं नृपतींचा (आमच्या ब्हावी हा हेतूनेच, वथ करण्यास अयोग्य अशा शत्रुंचा) वथ झाला. द्रव्याचा अभिलाष, तो पृथ्वीपतींचा त्याग करून स्वतः जिवंत राहिलो न मिळाल्यामुळे दैन्य, इट वस्तूची प्राप्ति होण्यास आहों. अमंगल अशा मांसाचा अभिलाष कर-प्रतिवंध झाला असतां संतप्त होऊन जाणे, तिचा ज्ञान्या श्वानाप्रमाणे आम्हांला तें राज्यसुखरूपी लाभ झाला असतां आनंदित होणे, इत्यादि आमिष इट वाढले, पण वस्तुतः हा आमिषाचा गोष्ठीनीं युक्त असणारे व म्हणूनच अंतःकर-त्याग केला पाहिजे; इटकेंच नक्हे, तर संपूर्ण पृथ्वी, सुवर्णाच्या राशी, विश्वात असलेल्या तरी त्यांना केहांही विजयान्या फलाचा उप-सर्व धेनु आणि अश्व हींही जरी मिळाली, तरी, भोग घ्यावयास सांपडत नाहीं. सारांश, हा आम्हीं ज्यांचा वथ केला, त्यांचा त्याग देवील विजय मिळाला म्हणून आम्हांला त्याच्या करणे योग्य नाहीं. अभिलाष आणि शोक सांनीं कलाचा उपभोग घेतां येईल असे नाहीं. वरें, व्याप झालेले व कोध आणि हर्ष यांनीं युक्त पांचाल आणि कुरु ह्या देशांचे अधिपति असलेले ते आपचे शत्रु मृत्युरूपी वाहनावर जे मारले गेले ते तर मरुनच गेले. ते कांहीं आरोहण करून यमसदनास निघून गेले. तप, आतां उपभोग घेण्यान्या स्थितींत असावयाचे ब्रह्मचर्य, सत्य आणि तितिक्षा ह्यांचे आचरण नाहीत. कारण, ते जर तसे असते तर आपाकरून, आणणांला अन्यत कल्याणशाली पुत्र पर्ली कर्म करीत आहेत असे ते सर्वहीजण व्हावे अशी पितर इच्छा करीत असतात. तसेच लोकांच्या दृष्टीस पडले असते. सारांश, उपवास, याग, व्रते, उत्सव व मंगलकृत्ये हीं त्यांनाही विजयशीचा उपभोग मिळावयाचा करून माताही गर्भ धारण करितात व त्याला नाहीं. आहीच या सर्व लोकांच्या नाशाला दहा महिनेपर्यंत आपल्या उद्दरांत वागवितात. कारणभूत आहों हे स्वरें आहे. तरी पण त्यांचे ते दीन मातापितर, फलाचा अभिलाष याचा सर्व दोष धृतराष्ट्राच्या पुत्राकडे आहे. असल्यामुळे, “जर आपणांला सुखरूपणे या सर्व गोष्ठीच मूळ कारण जो दुर्योधन संतति झाली, जर ती होऊन जगली आणि तिचे त्याच्या अंतःकरणांत सदोदीत शठपणा पालनपोषण करून सामर्थ्यसंपन्न झाली, तर वागत असून मायेचा अवलंब करून तो आम-आम्हांला इहलोकीं व परलोकीही सुख देईल.” च्याशीं द्वेष करीत असे; व आसीं कांहीही अप-असे मानीत असतात. पण आतां हा त्यांचा कार केला नसतां तो आमच्याशीं सदोदीत उद्योग केवळ निष्कल होऊन गेला आहे. कारण, विनाकारण उद्घटपणाने वागत असे. हा युद्ध-स्वच्छ कुंडले धारण करणाऱ्या त्यांच्या तरुण दिकांच्या योगाने आमचेही मनोरथ पूर्ण झाले पुत्राचा आम्हीं वथ केला आहे: व म्हणूनच, नाहीत व त्यांचेही झाले नाहीत. आमचाही

उत्कर्ष शाला नाहीं व त्यांचाही शाला नाहीं. होऊन गेला आहे. आमच्याशीं वैर करणाऱ्या त्यांना या पृथ्वीचा अथवा गीतवाद्यादिकांचा ल्या वुरात्याला दृढबंधनाचीच प्राप्ति शाली. किंवा ख्रियांचा उपभोग व्यावयास सांपडला आम्हीही दुर्योधनाकरितांच या कुलाचा निःपात नाहीं. अमात्य आणि मित्र यांची वाक्ये केला; व ज्यांचा वध करणे योग्य नाहीं त्यांना अथवा शाखज्ञानसंपत्र लोकांचीही वाक्ये ठार करून लोकांमध्ये दोषास पाच होऊन आमच्या शत्रूने ऐकली नाहीत; त्याला बहु-राहिलों. या सर्व कुलाचा अंत होण्यास कारण-मूल्य रलांचाही लाभ शाला नाहीं; पृथ्वीही भूत दुर्बुद्धि आणि पापी अशा त्या दुर्योधनाला प्राप्त शाली नाहीं व द्रव्याचाही लाभ शाला नाहीं. राष्ट्राचा अधिपति केल्यामुळेच राजा धृतराष्ट्र हा आमच्या द्वेषामुळे संतम शाला असल्याने त्याला शोक करीत राहिला आहे. आम्ही शूरांना ठार इहलोकीं सुख हणून मिळत नसे. आमना केलें, पाप आचरण केलें आणि स्वतःस अर्पीष्य अतिशय अभ्युवय शाला आहे असे पहातांच असणाऱ्या वस्तूचा नाश करून याकिला. त्याचा वर्ण पांढरा फिकट होऊन तो कृश त्यांचा वध केल्यामुळे आमचा क्रोध नाहीसा शालेला असे. त्याचा पिता राजा धृतराष्ट्र शाला, पण आतां हा शोक मला बोलूं सुद्धां देवसील शकुनीच्या सांगण्यावरून अनीतीचा देत नाही. अर्जुना, आपल्या हातून जे पातक अवलंब करून पुत्रावर लेल असल्याने त्याच्या घडले असेले ते शुभ कर्म करून, प्रसिद्धप्रयोगे कृत्याला अनुमति देत असे. तथापि त्या वेळी सांगून, पश्चात्ता पावून, दाने देऊन, तपश्चर्या त्याने आपल्या पितृतुल्य असलेल्या भीष्माची करून, निवृत्तिमार्गाचा अवलंब करून, तीर्थ-अथवा विदुराची पर्वा केली नाहीं. हणूनच, यात्रा करून अथवा श्रुति आणि स्मृति यांचा आतां ज्याप्रमाणे माझा नाश शाला आहे जप करून नष्ट करितां येते; आणि संन्यास केला त्याप्रमाणे निःसंशय त्याचाही शाला आहे. म्हणजे तो पुन: पातक करण्याविषयी समर्थ त्याने अपवित्र, लोभाविट आणि इच्छेच्या होत नाहीं, अशी श्रुति आहे. ज्या अर्थी संन्यास तावडीत सांपडलेल्या आपल्या पुत्राचे नियमन करणाऱ्या मनुष्यास जन्ममरणांची प्राप्ति होत नाहीं केले नाहीं, हणूनच त्याला अशी दशा प्राप्त असे श्रुतिवाक्य आहे, त्या अर्थी अंतःकरणाचा शाली. दुर्बुद्धि दुर्योधन सुद्धां सदैव आमचा निश्चय करणारा तो संन्यासी योगमार्गाची प्राप्ति देष्य करण्यास उद्युक्त असे; व हणूनच तो होऊन अशस्यस्ती बनून जातो हें खास. म्हणू-आपल्या बंधुंयां मृत्युमुखीं लोटून देऊन आणि नव, अर्जुना, आतां शतीष्णाविष्क शंदांचा या आपल्या त्रृष्ण मालापितरोंचा शोकाश्रीत स्थाग करून घ्यानविष्ट बृक्ष क्षाणशाहीचा टाकून स्वतःही उज्ज्वल अशा कीरींपातून घट इच्छेने मी तुहां सर्वसा निरोष देऊन दण्डांच्ये होऊन गेला. युद्ध करण्याच्या इच्छेने त्याने निवून जाणार. हे शत्रुतापना, परिवारांच्ये श्रीकृष्णाजवळ आपल्या इष्टमित्रांच्या समक्ष गुंतून पडलेल्या मनुष्याच्या हातून पूर्णपर्णे धर्म जे शन्द उच्चारले तसे शन्द कोणता कुलीन घडणे शक्य नाहीं, अशी श्रुति आहे. आणि, हे बंधु उच्चारूं शकुणार आहे? असो. तेजाच्या शत्रुनाशना, ती गोष्ट आज माझ्या प्रत्यक्ष योगाने देवीपूजामान् असणाऱ्या व म्हणूनच अनुभवासही येत आहे. कारण, या परिवाराचा सर्वीही दिशाना जण दग्ध करून सोडणाऱ्या आम- अभिलाष केल्यामुळेच माझ्या हातून हें पातक घड-च्या स्वतःच्याच वोषामुळे आमचा कायमचा नाश लेले आहे. संसारातुःखाचा क्षय होण्याचें कारण जे

परमात्मज्ञान तें प्राप्त होणे शक्य आहे अशीही श्रुति आहे. तेव्हां आतां मी हा परिवार, संपूर्ण राज्य आणि हीं सुखे यांचा त्याग करून—सारांश, या बंधांतून मुक्त व शोक आणि ममता यांनी राहित होऊन कोठे तरी निघून जाणार! यास्तव आतां तूं या निष्कंटक आणि क्षेमसंपन्न अशा पृथ्वीचे पालन कर. कारण, हे कुरुनंदना, मला राज्याची अधवा विषयोपभोगांची कांहीं जस्तर नाहीं.

. राजा, इतके बोलून कुरुराज युधिष्ठिरानें आपले भाषण पुरे केले. तेव्हां त्याचा कनिष्ठ वंधु अर्जुन बोलू लागला.

अध्याय आठवा.

—::—

अर्जुनाचे भाषण.

वैशंपायन सांगतातः—पुढे, युधिष्ठिराच्या या भाषणानें जणू धिक्कार केला गेलेला, भाषणांत युक्तिसंपन्न व पराक्रमाच्या कामीं सामर्थ्यसंपन्न असणारा, भयंकर पराक्रमी, महतेजस्वी, अस-हिण्य, द्वंद्वपुत्र अर्जुन ओषांच्या सांघायांस जिनेहा सर्व करीत व किंचित् हसत हसत क्रष्णाच्या मार्ग दारिद्र्य लगालेले आहे असे नह-न्याय असे भाषण करू लागला.

अर्जुन म्हणाला:—हे महाराजा युधिष्ठिरा, प्रथम अमानुष कर्म दूळन शब्दाना ठार करून व पृथ्वी मिळवून स्वतःच्याच धर्मांनि संपादन केलेले हें उक्षिट वैभव तूं सोडून देत आहेस ही खरोसर आश्रय करण्यासारखी दुःखाची, संकटाची आणि अत्यंत व्याकूळ करून सोड-जारी गोष्ट आहे. विचारशक्ति कमी असल्यामुळे तं या असल्या सर्वही गोटीना त्याग करीत आहेस! अरे, नेम्बळ्या आणि दीर्घसूत्री मनू-प्याला राज्य कोटून मिळणार! असो; पण मग कोधानें बेभान होऊन जाऊन तं पृथ्वीपतीचा त्याच्या धर्माचा उच्छेद केल्यासारखे होते. हे वध काय म्हणून केलास? ज्याचे कल्याण नष्ट आहों! अर्थात् कोणालाही करणार नाहीं.

होऊन गेले आहे असा दरिद्री, सर्व लोकां-मध्ये अप्रसिद्ध, व पुत्र, पशु इत्यादि परिवाराचा संबंध नसलेला जो मनुष्य असेल, तोच स्वतःच्या शीर्यानें कोणाच्याही अर्थाचा अपहार करून राहित होऊन कोठे तरी निघून जाणार! यास्तव आतां तूं या निष्कंटक आणि क्षेमसंपन्न अशा भिक्षेवर निर्वाह करून राहण्याची इच्छा करितो: तुजसारख्याचे तें काम नव्हे. कारण, हे राजा, तूं तुजसारख्याचे तें काम नव्हे. कारण, हे राजा, तूं वैभवसंपन्न अशा राज्याचा त्याग करून भिक्षेक-न्याच्या निकृष्ट वृत्तीचा अवलंब करून निर्वाह करू लागलास म्हणजे तुला हें जग तरी काय म्हणेल? हे प्रभो, धर्मादिक सर्वही गोटीना त्याग करून व कल्याणशून्य आणि दरिद्री बनून एखाद्या अविचारी मनुष्याप्रमाणे भिक्षा-वृत्तीचा अवलंब करण्याची तूं काय म्हणून इच्छा करीत आहेस? या राजकूलांत जन्म शाला असून व संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली असून धर्म आणि अर्थ यांचा पूर्णपण त्याग करून तूं अरण्याचा मार्ग सुधारीत आहेस हा मूर्खपणा होय. आतां तूं गेल्यानंतर कोणीही शास्त्रा नस-ल्यामुळे दृष्ट लोक या होमद्रव्यांची नासधृत करून सोडताल व त्याचे पातक तुलाच लागेल. वांन सांगितलेले होते. तसेच, द्रव्याच्या अभाव-

दरिद्री मनुष्य जवळ उभा राहिला तर ज्याप्रमाणे एखाद्या पातकी मनुष्याकडे पहावें त्याप्रमाणे लोक न्याजकडे पहातात. सारांश, या लोकामध्ये दारिद्र्य हें एक पातकच आहे; म्हणूनच त्याची प्रशंसा करणे योग्य नाहीं. हे राजा, लोक पातकी मनुष्याच्या संबंधानेही हळहळतात आणि निर्धनाच्या संबंधानेही हळहळतात. मला तर महापातकी आणि दरिद्री यांमध्ये कांहीं भेद दिसत नाहीं. ज्याप्रमाणे पर्वतांतून नद्या उत्पन्न होतात, त्याप्रमाणे त्या त्या गोटी कलून संपादन केलेल्या व वृद्धि पावलेल्या द्रव्यापासूनच सर्व क्रियांची सुखावत होते. हे राजा, द्रव्याच्याच योगाने धर्म, काम आणि स्वर्ग यांची प्राप्ति होते. किंवद्दुना द्रव्यावांचुन लोकांची प्राणयात्राही चालू शकत नाहीं. ज्याप्रमाणे श्रीमङ्कृतमध्ये लहान लहान नद्यांना सांडवे पडतात, त्याप्रमाणे द्रव्यहीन अशा अल्प-गुद्धे पुरुषांच्या सर्वही क्रिया ठिंबविठिन होऊन जातात. अरे, या लोकांत ज्याला द्रव्य असेल त्याला मित्र असतात, ज्याला द्रव्य असेल त्यालाच बांधव असतात, ज्याला द्रव्य असेल तोच खरा पुरुष असतो, व ज्याला द्रव्य असेल तोच पंडित असतो, अशी स्थिति आहे. ज्याच्या-जवळ द्रव्य नसेल त्यांने जर त्याची इच्छा केली तर त्याला तें संपादन करितां येणे शक्य नाहीं. कारण, ज्याप्रमाणे हत्तीच्याच योगाने मोठमोठे हत्ती धरिले जातात, त्याचप्रमाणे द्रव्यधर्म, काम, स्वर्ग, हर्ष, क्रोध, शास्त्रज्ञान आणि मिळालें आहे असे आम्हांला तर कोठे दिसत इदियदमन या सर्वांची प्रवृत्ति द्रव्यापासूनच नाहीं. राजे लोक देखील अशाच रीतीने पृथ्वी आहे. द्रव्याच्या योगाने कुलीनपणा येतो आणि जिंकून घेतात: आणि जिंकून घेतल्यानंतर, मर्माचीही अभिवृद्धि होते. हे नरश्रेष्ठ, निर्धन ज्याप्रमाणे पुत्राने आपल्या पित्याचे द्रव्य माझे पुरुषाला इहलोक नाहीं आणि परलोकही नाहीं. आहे असे म्हणावें त्याप्रमाणे हे तिला माशी नेवेन पुरुषाच्या हातून योग्य प्रकारे धर्मकृत्ये आहे असे म्हणत असतात. तथापि ते राजविषयक नाहीं. कारण, ज्याप्रमाणे पर्वतांतून स्वर्गाचे अधिकारी बनतात. कारण, अशारीतीने

पृथ्वी जिंकून घेणे हा त्यांचा धर्मच सांगित-
लेला आहे. ज्याप्रमाणे उदकपूर्ण अशा समु-
द्रांतून जल दाही दिशा वाहूं लागते, त्याप्रमाणे
राजकुलापासून हें द्रव्य पृथ्वीभर होऊन रहाते.
ही पृथ्वी दिलीपाची झाली, नृगाची झाली,
नंदुषाची झाली, अंबरीषाची झाली, मांधात्याची
झाली आणि तीच आज तुजकडे आलेली
आहे. सारांश, आज सर्व प्रकारच्या दक्षि-
जांनी युक्त असा द्रव्यरूपी यज्ञ तुजकडे प्राप्त
झाला आहे. यास्तव, हे राजा, तो जर तूं
केला नाहींस तर तुला राज्यासंबंधाचे पातक
लागेल. ज्या प्रजांचा राजा दक्षिणसंपन्न असा
अश्वमेध याग करितो त्याच्या अवभूथामध्ये
जाऊन सर्व लोक ज्ञान करून पवित्र होतात.
विश्वसूपी महादेवानें सर्वमेध नामक महायज्ञा-
मध्ये सर्वही प्राण्यांच्या आहुति दिल्या होत्या
व शेवटी आपणच आपल्या शरीराची आहुति
विली होती. सारांश, असे करणे हा मेश्वर्याचा
शाश्वत मार्गच आहे असे आम्ही ऐकत आलों
आहों. हे राजा, हा मार्ग-ज्यावरून दहा रथ
जाऊ शकतील एवढा विस्तीर्ण आहे. तेहां तो
याकून देऊन तूं क्षुद्र मार्गाकडे वळूं नको.

असें जर तुला वाटत असेल तर तें मला विचार;
अथवा जर तुला विचारण्याची इच्छा नसली
तर तूं नको विचारू. मी तुला सांगतो, ऐक.
मी आतां हा ग्राम्य सुखाचा स्वीकार करण्याचे
सोडून देऊन फलें, मूळे यांचा आहार करून
अरण्यामध्ये विपुल तपश्चर्या करीत तेपील
पशुंवरोवर फिरेन; वेळच्या वेळीं अभीला
आहुति देईन; दोन्ही वेळां स्थान करीन; परि-
मित आहार करून कृश होऊन राहीन; कृष्णा-
जिन व वल्कलें परिधान करून जया धारण
करीन; शीत, वायु आणि सूर्यप्रकाश हीं सहन
करीन; क्षुधा, वृष्ट्या आणि श्रम हीं सहन कर-
ण्याचे सामर्थ्य संपादन करीन; शास्त्रांत सांगि-
तल्या प्रकारचे तप करून शरीन कृश करीन;
आनंदित शालेल्या अरण्यवासी पशुपक्षांचे उच्च-
नीच स्वरांत उच्चारलेले असे हृदय व कर्ण
यांना सुव देणारे शब्द संदेव ऐकत राहीन;
प्रफुल्लित शालेल्या वृक्षांच्या व वेळींच्या हृदय-
हारक सुंगांधांचा वास घेत राहीन; अनेक प्रका-
रचे रस्य असे वनवासी प्राणी मी अरण्यांत
अवलोकन करीन; व घरें करून राहणाऱ्या वान-
प्रस्थाश्रमी लोकांवेंही दर्शन घेईन. मी अरण्यां-
तील देखील कोणत्याही प्राण्यांचे अप्रिय कर-
णार नाहीं, मग ग्रामामध्ये वास्तव्य करणाऱ्या
प्राण्यांची गोष्ट कराला पाहिजे! मी एकांतांत
राहण्याचा अभ्यास करून विचारकरीत राहीन;

अध्याय नववा.

—०—

युधिष्ठिरांचे माषण.

युधिष्ठिरम्हणाला:- अर्जुना, क्षणभर आपलीं पक्क अथवा अपक्क जें अन्न असेल त्यावर नि-
वाह आणि आपांतर इंद्रिये स्थिर कर आणि वाह करीन; वनांत उत्पन्न होणारीं फलें, मूळें
एकाग्र होऊन ऐक, म्हणजे माझे सांगणे तुला यांच्या योगानें अथवा वाणीने किंवा जलाने
आवडेल. मी आतां हा ग्राम्य सुखांचा त्याग देवताना आणि पितराना तृप्त करीन. ज्याप्रमाणे
करून, ज्या मागांने साधु लोक गेले आहेत त्याच अरण्यसंबंधी शास्त्रांतील अत्यंत कडक अशा
मार्गाकडे वळणार. तुश्याकरितां म्हणून सुद्धां विर्धीचं आचरण करून मी या देवहाच्या समा-
मी या राज्याचा स्वीकार करणार नाही. आतां, सीची मार्गप्रतीक्षा करीत राहीन. अथवा मी
एकाच मनुष्यांने ज्याचा अवलंब करिता येईल एकाच मस्तकांचे मुंडन करून व ध्याननिष्ठ
असा क्षेमकारक मार्ग तरी आहे कोणता?

बनून प्रत्येक विवरीं एकाका बनस्तीकडे

भिक्षा मागून शरीर क्षीण करीन. धूलीने आ-
च्छादित शालेला, ओस पडलेल्या गृहाचा आ-
श्रय करून रहणारा अथवा वृक्षावालीं वास
करणारा, सर्व प्रिय आणि अप्रिय गोटींचा
त्याग केलेला, शोकही न करणारा व आनंदही
न माणणारा, स्वतःची निदा आणि सुति या
दोहोना सारखेच समजणारा, कोणत्याही प्रका-
रचा अभिलाष अथवा ममता नसलेला, शीतो-
णादि द्वेंद्वे आणि परिवार हांचा त्याग केलेला,
परमात्म्याच्या ठिकाणी रममाण होऊन रहा-
णारा, मूर्ख, अंधका अथवा बहिरा हांच्या-
सारखेच स्वरूप धारण करणारा, दुसऱ्याशी
कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारचे
भाषण न करणारा, जरायुज, उद्दिज, तरी
अंडज आणि स्वेदज हा सर्व चतुर्विध
प्राण्यांची हिंसा न करणारा, आपापल्या धर्मा-
प्रमाणे चालणारे सर्व लोक व इतरही प्राणी
हांजविषयी समबुद्धि ठेवणारा, कोणाचाही
उपहास न करणारा, कोणाकडेरी वकहृष्टीने न
पहाणारा, नेहमी प्रसन्नमुख असणारा, सर्व
इंद्रियांचे उत्तम प्रकारे संयमन केलेला, कोणा-
लाही मार्ग न विचारतां कोणीकडून तरी
जाणारा, कोणत्याही विशिष्ट देशकडे अथवा
दिशेकडे जाण्याची इच्छा न करणारा, गमन
करण्याविषयीं देसील निरपेक्ष असलेला, मार्गे
दृष्टि न देणारा, सरलत्वाचा अवलंब करणारा,
इंद्रियांची वृत्ति अंतर्मुख शालेला व स्थूल आणि
सूक्ष्म शरीरांच्या त्यागाची इच्छा करणारा हो-
ऊन राहीन. असा राहिल्यास माझा निर्वाह
कसा चालेल, याचीही शंका नको. कारण,
प्राण्यांचे पूर्वसंस्कार हे पुढे पुढे धावतच अस-
तात; व म्हणूनच आहाराचीही व्यवस्था आपो-
आपच होते. असो; परस्परविरुद्ध असणाऱ्या
कोणत्याही सुखदुःखादिक द्वंद्वांकडे मी लक्ष्य
देणार नाही. स्वल्प असो अथवा अधिक असो;

निष्ठ असो अथवा अनिष्ठ असो, जें कांहीं
भक्ष्य मिळेल तें भिक्षा मागून मिळवीन. एखादे
वेळीं पूर्वीच्या घरीं भिक्षा नाहीं मिळाली तर
दुसऱ्या घरीं मागेन; व तेथेही न मिळाल्यास
सात घरे पूर्ण होत तोपर्यंत मागेन. ज्यांतील
भूर नाहींसा शाला आहे, मुसळ ठेवून दिले
आहे, अशी रांत शाला आहे, लोक भोजन
केलेले आहेत, पात्रे मांडण्याचे काम होऊन
गेले आहे, अशा घरांत भिसेकरी येऊन गेले
आहेत, अशा वेळीं इकूच वेळ दोन, तीन पांच
(अथवा सात) घरांत भिक्षा मागून स्नेहस्त्री
पाश तोडून याकून मी ह्या पृथ्वीवर संचार क-
रीत राहीन. भिक्षा मिळाली अथवा न मिळाली
भाषण न करणारा, जरायुज, उद्दिज, तरी सारखेच समजून महातपस्ची बनेन. जिवंत
रहण्याची इच्छा असणाऱ्या मनुष्याप्रमाणे
कांहीं करणार नाहीं व आसन्नमरण झाल्या-
प्रमाणेही कांहीं करणार नाहीं. जीवित अथवा
मरण हांगेकीं कोणत्याही गोषीचे अभिनंदन
करणार नाहीं अथवा द्वेषही करणार नाहीं;
एखादा मनुष्य माझा एक बाहु तासणीने तासूं
लागला व दुसरा दुसर्या बाहूवर चंदनाच्या
रसांचे सिंचन करीत असला, तरीही त्या दोहोरेकीं
जाणारा, कोणत्याही विशिष्ट देशकडे अथवा
कोणाचे तरी कल्याण व्हावे व कोणाचे अकल्याण
क्हावे असें मी मनांत आणार नाहीं; जिवंत
क्रिया केल्या पाहिजेत त्या सर्वांचा त्याग क-
रून, डोक्यांची उघडक्षांक वर्गे ज्या कांहीं
निसर्गसिद्ध क्रिया आहेत तेवढ्याच मी करीन;
पण निसर्गसिद्ध अशाही कर्मामध्ये मी आसक्त
होऊन रहणार नाहीं. सर्व इंद्रियांच्या कर्माचा
त्याग करीन; अंतःकरणाचीही क्रिया आपल्या
ताव्यांत ठेवीन; आपल्या पातकाचे उत्कृष्ट प्रकारे
क्षालन करून टाकीन; सर्व संगांपासून मुक्त
होईन; सर्व प्रकारच्या बंधजालांतून पार हो-
ऊन जाईन; कोणाच्याही अधीन रहणार नाहीं;

व वायुप्रमाणे सर्वगामी होऊन राहीन. हायप्रमाणे गलो भादिकांचा त्याग करून संचार करून लागलो म्हणजे मला अक्षय संतोषाची प्राप्ति होईल. खरोखर माझ्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे हा लोभाने मजकडून मोठे पातक घडविले आहे. कियेक प्राणी सुखदुखकारक कर्म करून आपल्या सुखाशी संलग्न शालेल्या आपटांचे पोषण करितात; व आयुष्याच्या शेवटी केल्यामुळे जरी प्रसादाचा अर्थज्ञानशून्य अशा क्षीणप्राप्ति होऊन गेलेल्या हा शरीराचा त्याग केल्यानंतर, स्वजनांच्या पोषणासाठी विंगेरे केलेल्या पातकाचा स्वीकार त्यांना करावा लागतो. कारण, तें त्या कर्माचे फलाहोय. व त्यामुळेच त्यांस पुनरपि जन्मास यावें लागते. आप्रमाणे हें जननमरणरूपी संसारचक्र रथचक्राप्रमाणे फिरू लागले म्हणजे त्यांत एक प्राण्याची दुसऱ्या प्राण्याशी गांठ पडते. सारांश, जन्म, मृत्यु, जरा, व्याधि आणि दुःखें यांनी श्रासून सोडलेल्या अपार आणि स्वास्थ्यशून्य अशा या संसाराचा त्याग करणाऱ्यालाच सुखाची प्राप्ति होते. देव स्वर्गपासून पतन पावतात, व महर्षिही आपापल्या स्थानापासून ब्रह्म होतात. असे जर आहे तर मग असल्या अभ्युदयाच्या कारणाचे तच जाणणारा कोणता पुरुष हा अभ्युदयाची इच्छा करणार आहे? नानाप्रकारर्चीं व सामदानादिक अनेक प्रकारचे स्वरूप असलेलीं अनेक प्रकारर्चीं कर्म करून राजे लोक अतिशय क्षुद्र अशाही कारणाने एखाद्या राजाला बद्ध करून सोडतात. सारांश, पुकळ वेळाने कां होईना, माझ्या ठिकाणी हें ज्ञानरूपी अमृत उत्पन्न झालेले आहे व तें जाग्या त्या दुष्टांचा आहीं वध केला. यास्तव, मिळाल्यामुळे आतां मी अटल, अविनाशी आणि हे युधिष्ठिर, त्यांचा वध शाल्यामुळे प्राप्त शाश्वत अशाच स्थानाची इच्छा करितों; व झालेल्या हा पृथ्वीचा तूं धर्मप्रमाणे उपभोग घेई. अशा प्रकारच्या धैर्याने सदोदीत वागून व नि-हा वेळीं तूं हा पृथ्वीचा त्याग करीत आहेस, भय अशा मार्गाचा अवलंब करून जन्म, मृत्यु, हामुळे, एखाद्या पुरुषाने विहीर खणाची आणि

जरा, व्याधि आणि क्रेश यांनी ग्रस्त करून सोडलेल्या आपल्या देहाचा मी रोवट लावीन!

अध्याय दहावा.

—०—

भीमाचे भाषण.

भीम म्हणाला:—राजा, वेदाची घोकंपटी केल्यामुळे जरी प्रसादाचा अर्थज्ञानशून्य अशा जड वेदिकाची बुद्धि नष्ट होते, तरी तुशीही बुद्धि नष्ट झाली असल्यामुळे तिला तात्त्विक गोष्टीचे ज्ञान होत नाही. हे भरतकुलश्रेष्ठ, ज्याचे अंतःकरण आलशीपणावर जडले आहे व जो राजधर्माचा द्वेष करितो, त्याला धृतराष्ट्रपत्रांचा नाश झाला म्हणून काय फळ मिळावयाचे आहे! तुजवांचून दुसऱ्या कोणाही क्षात्रधर्माचरण करणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी क्षमा, दया, कल्पकळ आणि अक्रीय हीं वास्तव्य करीत नाहीत. जर तुझा हा विचार असा आहे असे आहांला पूर्वीच कल्पले असते, तर आम्ही शस्त्रघणणी केले नसते आणि कोणाचा वधही केला नसता. इतकेच नव्ह, तर शरीरत्याग होईतोपर्यंत भिसाच मागून राहिलो असतों. व त्यामुळे हे भूपतीचे भयंकर युद्धही झाले नसते. विद्वान् लोक हें सर्व विश्व ह्यांजे प्राणाचे अन आहे असे समजत असतात. हे सर्व स्थावर आणि जंगम पदार्थ हे प्राणाचे भक्ष्य पदार्थ होत, तसेच, राज्यहरण करणाऱ्या पुरुषाला जे कोणी अडथळा करितील त्यांना ठार करावे असे क्षात्रधर्मवेत्त्या विद्वानांचे मत आहे. आणि हें ज्ञानरूपी अमृत उत्पन्न झालेले आहे व तें जाग्या त्या दुष्टांचा आहीं वध केला. यास्तव, शाल्यामुळे आमच्या राज्यांत अडथळा आणि हें ज्ञानरूपी अमृत उत्पन्न झालेले आहे व तें जाग्या त्या दुष्टांचा आहीं वध केला. यास्तव, मिळाल्यामुळे आतां मी अटल, अविनाशी आणि हे युधिष्ठिर, त्यांचा वध शाल्यामुळे प्राप्त शाश्वत अशाच स्थानाची इच्छा करितों; व झालेल्या हा पृथ्वीचा तूं धर्मप्रमाणे उपभोग घेई. अशा प्रकारच्या धैर्याने सदोदीत वागून व नि-हा वेळीं तूं हा पृथ्वीचा त्याग करीत आहेस, भय अशा मार्गाचा अवलंब करून जन्म, मृत्यु, हामुळे, एखाद्या पुरुषाने विहीर खणाची आणि

शेवटीं उदक न मिळवितां अंगाला चिखल फां- सुद्धां काढीत नाहीत. इतकेंच नव्हे, तर सूक्ष्म-सून चालते व्हावे तशा प्रकारचे होऊ लागले दृष्टि लोक हे क्षत्रियांने संन्यास घेणे ह्याणजे आहे. ज्याप्रमाणे पण्यायांने मोऱ्या वृक्षावर धर्माचा अतिक्रम करणेच होय असे मानतात. आरोहण करून त्यावरून मध काढावा आणि अर, त्या क्षत्रियधर्मापासूनच उत्पन्न झालेले, प्राशन करण्यापूर्वीच मृत्युमुखीं पडावे, त्याप्रमाणे त्याजवर निश्चा असलेले आणि त्याचाच आ-आमचे हे सर्व करणे झाले आहे. ज्या-श्रव्य करून असलेले जे लोक, त्यांनी त्याच प्रमाणे पण्याया पुस्पांने काहीं तरी आशेने धर्माची निंदा करणे कसे योग्य होईल? आणि मोऱ्या मार्गावरून धावावे व निराश होऊन जर झाले तर मग आपल्या धर्मांसंबंधांने, त्याचा मांगे किरावे, त्यासारखी आमची ही क्रिया उन्यादक द्याणन, विभात्यासच कां दोष देऊ झाली आहे. हे कुरुनंदना, ज्याप्रमाणे पण्याया नये? वेभवशृन्य, द्रव्यहीन आणि नामितक पुरुषांने शत्रुचा वथ करावा आणि नंतर अशा लोकांनीच हे वदांतील अर्थवादूर्धी ज्ञान आपला वथ करून ध्यावा, त्यासारखीच आमची प्रचारांत आणले आहे, तें जरी सत्यासारखे ही कृति होय. ज्याप्रमाणे क्षेधेने पीडित झा-भासन आहे तरी वन्नुतः खोडे आहे, धर्महृषी लेल्या मनव्याला अन्न मिळाले तरीही त्याचा दंभाचा आश्रव करून व मुनिवृत्तिनिं राहून स्वच्छंदंपणं उपभोग घेतां येऊ नये, अर्थवा स्वतःच आपला देह निश्चल करणाऱ्या पुरुषांने पण्याया कामी पुम्पास कामिनी मिळाली अ-मनून जाणे मात्र शक्य आहे. जगणे कांही सतां तिचा उपभोग घेतां येऊ नये, त्यासार- शक्य नाही. वरे, जगलाच तर अरण्यामुख्यांते तो खीची आमची ही कृति होय, आतां त्यावद्युल एकदाच सुमाने जगणे शक्य आहे. पूच, पौत्र, निंदस पात्र मात्र आदीची आहां, कारण, हे देव, ऋषि, अतिथि आणि पितर द्यांचे देखील भरतकुलोत्पन्ना राजा युधिष्ठिरा, हा ज्येष्ठ आहे त्याच्या हातून पोषण व्हावशाचें नाहीं. एकाकी असा विचार करून आही तुज मंदवृद्धीच्या संचार करणाऱ्या पुस्पांने अन्य प्रकाराचा अव-अनुरोधांने वागत आहां. खरोंखर आली बाहु- लंच कंत्यास तो अवस्कर नाहीं असे लोक वीर्यसंपन्न, विद्येमये निष्णात आणि बुद्धिमान् ह्याणतात. पण एकाकी असणाऱ्यांना तरी श्रेयः- असून सामर्थ्यशृन्य पुरुषाप्रमाणे नेभव्या पुरु- प्राप्ति कोठे होते! कारण, अरण्यांत असणाऱ्या पाच्या आज्ञेंत वागत आहां, आली अनाथांचे द्या हरिणाना, वराहांना अथवा पक्ष्यांना स्वर्ग-संरक्षण करणारे असतांही आमचे मनोरथ नष्ट प्राप्ति झालेली नाहीं. अरे, जर संन्यासाच्या झाले हें पाहिले ह्याणजे इतर लोक देखील योगांने पण्याया राजाला सिद्धि मिळाली स्वतःच्या कार्यसिद्धीविषयीं कां विचारांत पढ- असती, तर मग पर्वतांना आणि त्रृक्षांनाही सत्वर णार नाहीत? अर्थात् अवश्य पडु लागतील, सिद्धि मिळाली असती. कारण, हे देखील ह्याणनच असे करणे योग्य नाही. हें माझे नेहमीं संन्यासी, निस्पद्वी, परिवार नसलेले सांगणे कसे काय आहे याचा तुक्षीच विचार आणि निरंतर ब्रह्मचर्यांने वागणरे असेच आहेत. करा. वार्धक्यानं व्याप होऊन गेलेल्या अर्थवा आतां, त्यांचे स्वतःचे भाग्यच तसें असल्यामुळे शत्रुंनीं पीडित करून सोडलेल्या मनुष्यांने त्याला दुसऱ्याला मिळणारी सिद्धि प्राप्त होत आपत्कालीं संन्यास करावा असे शास्त्र आहे, नाहीं. आतां जर हा अरण्यांत एकदाच संचार ह्याणनच, बुद्धिमान् लोक या संन्यासाचे नाव करणारा मनुष्य स्वतःचे भाग्य असल्यामुळे

दुसःन्याच्या कर्मानि निष्पत्त शालेल्या फलाचा आहे. अशा प्रकारच्या धर्मनिष्ठ पुरुषांचे मनोरथ उपभोग घेत नाही, असें जर ह्याणत असशील, पूर्ण होऊन त्यांना उत्कृष्ट प्रकारची गति मिळातर त्यांनेही फलोपभोगासाठीं कर्मच केले पाहिजे. लीच असें समजावे.’ ऋषि म्हणाले, ‘अरे, कारण, कर्म केल्यावांचून सिद्धि (मोक्ष) मिळात हा पक्षी विघ्स भक्षण करणाऱ्यांची प्रशंसा वयाची नाहीं. केवल स्वतःचेच पोषण केल्याने करीत आहे, यावरून हा खरोखर कोणाला जर मोक्षप्राप्ति होत असती, तर मग मन्त्यादिक तरी आमचीच ओळख करून देत असावा. जलचर प्राणी व त्रुक्षादिक स्थावर प्राणी ह्यांना- कारण, आम्हीच विघ्स भक्षण करणारे आहों.’ ही मोक्ष मिळाला असता. कारण, तेही दुसःन्या पक्षी म्हणाला, ‘मी तुमची प्रशंसा करीत नाहीं. कोणाचेही पोषण करीत नसून स्वतःचेच पोषण कारण, तुम्ही पातकाने व्याप, रजोगुणायुक्त, करीत असतात. राजा, हें जग आपापल्या कर्मा- उच्छिष्टभक्षक आणि मरवे आहों. मी ज्यांची प्रमध्यें कसं गटून गेले आहे तें पहा. सारांश, शंसा करीत आहें तें विघ्सभक्षक निरोच्च आहेत.’ कर्म केले पाहिजे. कारण, तें केल्यावांचून ऋषि म्हणाले:—हे पक्ष्या, आम्ही जे करीत सिद्धि मिळत नाहीं.

अध्याय अकरावा.

—००—

पुनरपि अर्जुनांचे भाषण.

ऋषि आणि पक्षी यांचा संवाद.

अर्जुन म्हणाला:—हे भरतकुलभ्रेष्टा. यावी- नाहीं. तर मी तुम्हाला खरें हितकारक असेवयीं इंद्र आणि ऋषि ह्यांच्या संवादात्मक एक कांहीं शब्द सांगेन.

पुरातन ईतिहास उदाहरणाद्वावल सांगत असता. पूर्वी कांहीं ब्राह्मण मिशा कुण्डलापर्वतीच भाषण एकूं कारण, तुला सर्व प्रकारच्या धर्म-गृहस्थाश्रमाचा त्याग करून अरण्यात गेले. आणि मार्गाचीं ज्ञान आहे. म्हणूनच, हे धर्मात्म्या, त्या सल्कुलांत उत्पन्न शालेल्या मंद पुस्तकांनी तुझ्या आज्ञेत रहावें अशी आमची इच्छा आहे. संन्यास धेतला. त्यांना संन्यास हा धर्म आहे यास्तव, तू आहाला शिक्षण दे.

असें वाटत होतें; व म्हणूनच ते शरीरसंपर्तीनि पक्षी म्हणाला:—पश्चुमध्यें धेनु, लोहांमध्यें युक्त असणारे ब्रह्मचारी आपल्या बंधूना आणि सुवर्ण, शद्वांमध्यें मंत्र आणि मनुष्यांमध्यें ब्राह्मण मातापितरांना सोडून देऊन निघून गेले. तेहीं हा श्रेष्ठ आहे. ब्राह्मण जिवंत असते वेळीं त्याला न्यांजवर इंद्रानें कृपा केली. तो भगवान् सुवर्ण-त्याचे मंत्रोक्त जातकर्मादि संस्कार वेळचे वेळीं मय पक्ष्याचे स्वरूप धारण करून त्यांना म्हणूं केल जातात; व तो मरण पावला तरीही स्मशान-लागला की. ‘इतरांनीं भक्षण करून अवाशिष्ट संवंधीं व मरणनिमित्तक वैदिक कर्मे केलीं राहिलेले अन्न भक्षण करणाऱ्या मनुष्याच्या हातान जे पण्य घडते. ते इतरांना संपादन करितांयेण अशक्य आहे. हे कर्म खरोखर पर्वतप्रार्थींची साधने न सर्ती, तर मग हीं मंत्रोक्त असून, अरा प्रकारचे जीवित होंही प्रशंसनीय संस्काररूपी कर्मे स्वर्गाभिलाषी प्राचीन पुरुषांनी

मजकरितां कां बरे केलीं असतील ! सारांश, रच्या शाश्वत उपासना आणि गुरुची शुश्रूषा तीं स्वर्गप्राप्तीं कारणभूत असलीं पाहिजेत. ह्यांचं-परम्परांशीं विरोध न येईल अशा रीतीने-असा दृढ निश्चय झाला म्हणजे तो स्वतःचा आचरण करणे हें अन्यंत दुष्कर होय. हें दुष्कर कर्म आत्मा त्या देवतेचे स्वस्त्रप आहे असे समजतो. केल्यामुळेच देवांना उक्षेत्र प्रकारच्या ऐश्वर्याची त्या देवतेची सारांशप्राप्ती ही सिद्धि त्याला प्राप्ति आली. म्हणूनच मी तुम्हांला ह्या गृहस्थापिळते. या सिद्धीपैकीं माधारिक मास, शुक्रपक्ष अमर्त्यी दुष्कर कर्माचा भार आपल्या मस्तका-आणि शिशिरादिक ऋतु यांच्या योगानें आदित्य- वर घेण्याविषयीं सांगत आहे. तप हेंच प्रजांच मार्गशीर्षामुळी प॑क सिद्धि असून, ज्या टिकाणीं मूळ आहे; व झाणूनच ते श्रेष्ठ आहे यांत संशय वास्तव्य केलेल्या क्रमाने मुक्ति मिळते त्या नाहीं. छांदोग्यामध्ये दृष्टोत्यनीस येणारा जो ब्रह्मलोकाची प्राप्ति हेंच तिचे फल होय. तसेच कुटुंबविधि त्यावरूनही गृहस्थाश्रम हाच सर्वांचा आवणादिक मास, गृह्णपक्ष आणि वर्षादिक ऋतु आधार आहे असेच सिद्धि होते. सुखदुःखायांच्या योगानें प्राप्त होणारी चंद्रमार्गप्राप्ति- दिक द्वंद्वांना तरुन गेलेले निर्भत्तर ब्राह्मण रुपी दुसरी सिद्धि होय. जेथे वास्तव्य केले ह्याच आश्रमाला तप असे समजतात. लोक असतां पूनर्जन्माची प्राप्ति होते असा स्वर्गलोक ज्याला तप असे ह्याणतात ते ब्रह्मचर्यादिवतरुपी मिळणे हेंच हिचे फल होय. आणि तसेच या तप ह्याहून मध्यम होय. कारण, जे कोणालाही दोनही मार्णीची जरूर नसलेली देहाच्या शे- आक्रमण करिता येणार नाहीं अशा पदास वरीं तारक ब्रह्माची प्राप्ति होणे ही तिसरी सिद्धि गृहस्थाश्रमी मनूष्य जातो. सायंकालीं व प्रातः-होय. तत्काल मोक्ष मिळणे हेंच तिचे फल कालीं आपल्या कुटुंबांत अन्न विभागून देऊन आहे. ज्यांना कर्मफल असे ह्याणतात त्या ह्या व अतिथि. देव, पितर आणि आप-इष्ट ह्यांना तीन प्रकारच्या सिद्धींची सर्वही प्राणी इच्छा अर्पण करून त्यांनुन अवशिष्ट राहिलेले अन्न कृतीत असतात. ह्या कर्माचा अधिकार ज्याला जे भक्षण करितात त्यांनाच विधसमक्षक असे आहे तो गृहस्थाश्रमच ह्या सिद्धींचे स्थान होय; ह्याणतात. सारांश, अन्यंत सत्यवादी व नियम-यास्तव हाच आश्रम पवित्र आणि श्रेष्ठ आहे. निष्ठ असे ते गृहस्थाश्रमी लोक स्वधर्मानें वागून तसेच, कर्माची निदा करणारे जे लोक दुर्मार्ग- लोकांचे गुरु बनतात; व त्यांना कोणत्याही कडे वढले असतील न्या मूर्खांचे मनोरथ नष्ट गोटीसंबंधाने संशय रहात नाहीं. ते निर्भत्तर होऊन जाऊन त्यांला पातक लागते. मूर्ख लोक गृहस्थाश्रमी पुस्प स्वर्गलोकां गेल्यानंतर इंद्र-देवयान, पितृयान आणि ब्रह्मार्ग या तिहीं- लोकामध्ये अनेत कालपर्यंत वास्तव्य करितात. चाही त्याग करून रहातात व ह्याणून त्यांना अर्जुन सांगतो:—धर्म आणि अर्थ यांशीं क्षुद्र योनीत उत्पन्न व्हावें लागते. है उपासना- संबद्ध असलेले हें त्या पक्ष्यांचे हितकारक भाषण युक्त तप अर्थात् कर्म मी तुम्हांला देतो, ते ऐकून, आपण ज्या आश्रमाचा स्वीकार केला तुम्हांला असू या, असे वेदामध्ये सांगितलेले आहे त्यापासून कांहीं फलप्राप्ति नाहीं असे आहे. म्हणूनच, निष्ठापूर्वक त्या त्या उपासना- समजून, तेथून निघून जाऊन त्या तरुण ब्राह्म-मार्गाचा अवलंब करणे हेंच तपस्वी लोकांचे णांनी गृहस्थाश्रमाचा आश्रय केला. ह्यास्तव, तप होय. देवयान, पितृयान आणि ब्रह्मार्ग १. विषसो भुक्तशेषं त्यांचे भक्षण करणारा तो ह्यांच्या प्राप्तीस कारणभूत अशा तीन प्रका- ‘विषसमक्षक.’

हे सर्वज्ञा नरत्रेष्ठा, तू देखील अविनश्वर अशा घेयोचा अवलंब करून या निष्कटक अशा सर्व पृथ्वीच्ये पालन कर.

अध्याय बारावा.

—०—

नकुलाचे भाषण.

वेशंपायन सांगतातः—हे शत्रुनाशना जन-
मेजया, हे अर्जुनाचे भाषण एकून, विशाल वक्षः-
स्थल व आरक्षवर्ण मुख असलेला मिनभाषी करितो, त्यागी तो त्यागी होय. गृह करून
महात्राहु महाज्ञानी नकुल हा आपल्या वृद्ध्या वाचा त्याग करून जो ब्राह्मण वेदाध्ययन
चित्तवृत्तीच्या अनुरोधाने त्या सर्वधार्मिकशेष राजा, सर्वही आश्रम कांक्षाता लावून पाहिले
आहेत. त्यावरून, तीन आश्रम हे एकीकडे आणि एकत्र गृहस्थाश्रम एकीकडे, असे ज्ञान-
करून लागला.

नकुल म्हणाला:—हे महाराजा, विशाख-
यूप नांवाच्या एका क्षत्रामध्ये सर्व देवांची स्थानांत विशेषभोगाही आहे आणि
अविस्थापनार्थ रचलेली स्थृंडिले आहेत. यास्तव, स्वर्गही आहे, असे पाहून महर्षीनीं द्याच मार्गाचा
देव देखील कर्मफलप्रार्थीविषयी उयुक्त आहेत असे अवलंब केलला आहे. लौकिक जाणणाऱ्या
समज, हे पृथ्वीपते, आस्तिक अथवा नास्तिक लोकांचाही हाच आश्रम आधार आहे. म्हणूनच,
अशाही लोकांना वृद्धीच्या द्वाराने अन्न देणारे द्या आश्रमाचा अवलंब करणे आवश्यक आहे
जे पितर ते देखील विधीकडे लक्ष्य देऊन असे जो मनूष्य मनांत आणिनो, तोच खरा-
कर्मच करीत असतात. म्हणूनच, ज्यांनी द्या त्यागी होय. हे भरतकुलत्रेष्ठा, गृहस्थाश्रमाचा
वेदोक्त विधीचा त्याग केला आहे ते अन्यंत त्याग करून जो मूर्खाप्रमाणे अरण्यांत जाऊन
नास्तिक होत असे समज, हे भरतकुलत्रेष्ठा, रहातो, तो त्यागी नव्हे. अरण्यामध्ये वासतव्य
सर्व प्रकारच्या कर्माचा जरी अवलंब केला, करणाऱ्या धर्मरूपी ध्वजांने युक्त असणाऱ्या
तरी वेदविहित कर्माचा त्याग केल्यानें ब्राह्मण मनुष्यास कामाचे म्हरण झाले की लागलीच
हे देवयानमार्गानिं स्वर्गपृष्ठावर जाऊ शकत यम मृत्युरूपी फांसाने त्याचा कंठ कद्द करून
नाहीत. म्हणूनच वेदसिद्धांतवेते लोक हा शकता. हे महाराजा, हे कर्म देखील अभिगृहस्थाश्रम सर्वही आश्रमांला मागे सरणारा मानाने केले असतां कलदायक होत नाहीं.
आहे असे म्हणतात. यास्तव, हे नगाधिपत, द्या अभिमानाचा त्याग करून केले तर प्रत्येक कर्म
वेदवेच्या ब्राह्मणांने मतही तु लक्ष्यात थे. हे मोठे कलदायक होते. सदोदीत शम, दम, धर्य,
महाराजा, न्यायाने संपादन केलेले द्रव्य श्रेष्ठ सत्य, पवित्रता, सरलत्व, यज्ञ, इंद्रियनिधि
अशा यज्ञामध्ये दान करणारा जो मनूष्य, आणि धर्म यांनी युक्त असणे हा विधि कर्त्तीना
तोच खरा कृतार्थ आणि दाता होय असे प्रिय आहे. देव, पितर आणि अतिथि यांच्या-
सांगितले आहे. हे महाराजा, गृहस्थाश्रमांतलि साईं या गृहस्थाश्रमामध्ये जे कर्म केले जाते ते

सुखोपभोगांकडे लक्ष्य न देतां जो वनवासा-
दिकांवर निशा टेवून देहत्याग करितो, तो
त्यागी (संन्यासी) तामस होय. गृह करून
न रहाणारा, भिक्षसाठीं पर्यटन करणारा, वृक्ष-
मूलाचा आश्रय करून रहाणारा आणि केवळाही
अन्न न शिजविणारा आणि भिक्षुक असा जो
योगी तो त्यागी होय. हे पृथापुत्रा, क्रोध
आणि हर्ष द्यांचा व विशेषकरून दुश्म स्वभा-
वाचा त्याग करून जो ब्राह्मण वेदाध्ययन
करितो, त्यालाही त्यागी असे म्हणतात. हे
राजा, सर्वही आश्रम कांक्षाता लावून पाहिले
चित्तवृत्तीच्या अनुरोधाने त्या सर्वधार्मिकशेष
आहेत. त्यावरून, तीन आश्रम हे एकीकडे
राजा युधिष्ठिराकडे अवलोकन करून भाषण
आणि एकत्र गृहस्थाश्रम एकीकडे, असे ज्ञान-
संपन्न लोक म्हणतात. हे भरतकुलत्रेष्ठा पार्था,

प्रशंसनीय होय. हे महाराजा, त्या गृहस्थाश्रमी तात असे आणवी दुसरेहा कांहीं यज देवामनुष्याला इहलोकांतच त्रिवर्ग धर्म, अर्थ आणि विषयां इंद्राप्रमाणे कर, राजाच्या अनवयानरूपी काम हेचे कफल मिळते. त्याच आश्रमामध्ये गहन दोषामुळे दरेंडिग्वार लृथित असतां जो राजा कर्मफलेच्चा सोडून देऊन अनिषिद्ध कर्मावर प्रजेचे संरक्षण करण्याविषयां समर्थ होत नाहीं, निष्ठा ठेवून वागणाच्या मनुष्याचा केवळांही त्याला केवळ कलिच असे ह्यग्रलेले आहे. यास्तव, नाश होत नाहीं. हे राजा, निष्पाप अशा हे गजा, हे प्रजाधिपत, केवळ मान्सर्यग्रस्त धर्मल्या ब्रह्मदेवाने ज्या प्रजा निर्माण केल्या, अंतःकरण आलेल्या आक्षीं जर अश्व, धनु, त्या 'त्या अनेक प्रकारच्या दक्षिणांनी युक्त दासी, उन्कुट प्रकारे अलंकृत केलेल्या हत्तिणी, असलेले यज करून माझे आराधन करितील. याम, देश, शेते आणि गृहं त्यांचे ब्राह्मणांस असे समजूनच होय, वेली, दुक्ष, औषधी, दान केले नाहीं. तर राजस्थी कलिच बून यज्ञाह पशु आणि इतरही होमद्रव्यां हीं सर्व जाऊँ: आणि दानही न करणारे व लोकांचे त्याने यज्ञासाठीं निर्माण केली आहेत, ते संरक्षणही न करणारे असल्यामुळे. राजास यज्ञकर्म गृहस्थाश्रमी पूर्णालाच अन्यत लागणारे सर्व दोष आहाराला लागतील व ह्याण-आवश्यक असल्यामुळे विशेषकरून जग्व-नव आही दोषांचे उपमोक्ते बनूँ: आणि दून सोडणारे आहे. त्याननच त्या लोकामध्ये आहारांस सुखोपभोग केवळांही ध्यावयास सांप-गृहस्थाश्रम हा दुलेख व दुक्कर आहे, हे प्रभा, महायज्ञ न करितां, राजा, यज्ञकर्म हे गृहस्थांचे कर्तव्य अमल्या- श्राद्धादिकांच्या योगाने पितरांची तृप्ति न करितां, मुळे पशु, धान्य, धन त्यांनी युक्त असणारे जे व तीथामध्ये स्नान न करितां जर तूं संन्यास गृहस्थाश्रमी लोक यज्ञ करित नाहींत, त्यांच्या धेशील, तर वाच्याच्या सोमाच्छाने इच्छिविच्छिन्न टिकाणी पानकांचे कायमचं वामनव्य असते, होऊन गेलेल्या मेधाप्रमाणे नष्ट होऊन जाशील: ऋषि अव्ययनरूपी यज्ञ करीत असतात: दुसरे आणि दानही लोकांपासून ब्रष्ट होऊन तुला कांहीं लोक ज्ञानरूपी यज्ञाचा अवलंब करि- मध्यंच रहावे लागल. स्वतःच्या टिकाणीं अथवा तात: आणि कांहीं लोक मानसिक रीतीनंच बाहेर जे कांहीं अंतःकरणाच्या बंधनास कारण-महायज्ञांचे अनुष्ठान करितात. त्याप्रमाणे, राजा, भूत असेल, त्याचा त्याग केला तरच मनुष्य अंतःकरण एकाध करून सोडणाऱ्या त्या मार्गीं त्यागी होतो. ते जसा अरण्यात जाऊ इच्छीत चे अवलंबन करणारा जो ब्रह्मवरूपी बून आहेस तसा उग्नि बांधवांचा त्याग करून गेलेला ब्राह्मण, त्याचा अभिलाष स्वर्गवासी गंल्याने कांहीं त्यागी होत नाहीं. हे महाराजा, देवता करितात, असे असतां, अनेक पंदशांतन या गृहस्थाश्रमाप्रयोगे राहन अनिषिद्ध करै कर-हण करून आणलेली बहुमल्य व त्याननच णाया ब्रह्मवेत्या पुरुषाचा उच्छेद केवळांही आश्रयकारक जीं रन्ने, त्यांचे दान यज्ञामध्ये होत नाहीं. हे पार्था, इंद्राने देत्यसैन्यांचा वध न करितां तूं नाम्तिकपणाची बढवड करीत करावा त्याप्रमाणे वंभवसंपन्न अशा शत्रूंचा आहेस. हे नराधिपते, गृहस्थाश्रमी पूर्णाला वेगाने नाश करून, श्रेष्ठ अशा पृथ्वीपतीनीं संन्यास करितां येतो असे मला वाढत नाहीं. आचरण केलेल्या व प्राचीनांनीं स्मृतीमध्ये यास्तव, हे पृथ्वीपते, तूं राजसूय, अश्वमेध, सर्व- सांगितलेल्या स्वर्धर्मामध्ये आसक्त होऊन रहा-वेद अथवा ब्राह्मण ज्याला प्रशंसनीय समज- णारा कोणता क्षत्रिय असा शोक करीत बसार

आहे? अर्थात् कोणीही बसणार नाहीं. हे नरेंद्रा, होतो व त्याच्याबरोबरच तो नाश पावतो, तर क्षत्रियधर्मप्रभाणें पराक्रम करून संपादन केलेली मग शरीरनाश होतांच तोही नाश पावेल; व ही पृथ्वी जर तूं मंत्रवेत्त्वा पुरुषांना अर्पण तो अवशिष्ट न राहिल्यामुळे कर्ममार्ग निष्फल केलीस तर स्वर्गाला जाशील. क्षणूनच, हे होऊं लागेल. हास्तव, अरण्यांत जाऊन रहा-पार्था, तुला हा शोक करण्याचें कारण नाहीं.

अध्याय तेरावा.

—००—

सहदेवाचें भाषण.

सहदेव म्हणाला:—हे भरतकुलोत्पन्ना, केवळ तिचा उपभोग घेत नाहीं, त्याचें जीवित निष्फल वाह्य वस्तुंचा त्याग केला म्हणून मोक्ष मिळतो होय. तसेच, हे राजा, वनामध्ये राहून वन्य असें नाहीं. कारण, त्याला वासनारूपी शारीर फलमुलादिकांवर उपजीविका करून रहाणाऱ्या द्रव्याचाच त्याग झाला पाहिजे. पण जरी त्या ज्या मनुष्याची द्रव्यावर ममता असते, तो शारीर द्रव्याचा त्याग केला, तरीही सिद्धि मिळेल मृत्युन्या जबड्यांतच सांपडलेला असतो. हे भरत-किंवा नाहीं हा संशयच आहे. कारण, अंतः- कुलात्पन्ना. वाह्य आणि आभ्यंतर त्या दोहों करणाऱ्या चंचलतेमुळे जर पुनरपि त्याग प्रकाराच्या वस्तु स्वस्वरूपीचं आहेत अशी तूं केलेल्या शारीर द्रव्याचा स्वीकार केला, तर सिद्धि दृष्टि डेव. वाराण, जे लोक अशा पारमार्थिक मिळें शक्य नाहीं. वाह्य द्रव्याचा त्याग करून दृष्टीनं अवलोकन करितात, ते जननमरणरूपी शारीर द्रव्याविषयीं अभिलाष करीत रहाणाऱ्या महामीतीपासून मुक्त होतात. माझा पिता, माता, पुरुषांना जो धर्म अथवा जें सुख मिळेल, तें बंधु आणि गुरु सर्व कांहीं तूंच आहेस. हास्तव, तशाच प्रकारे आमच्या शत्रूना मिळावें. आणि पीडित होऊन गेल्यामुळे मीं दुःखानें जी ही शारीर द्रव्याचा अर्थात् वासनेचा त्याग करून बडवड केली आहे; तिजबद्दल तूं मला क्षमा पृथ्वीचें पालन करणाऱ्या मनुष्याकडून जो धर्म करून असतें तें खरें आहे किंवा खोटें आहे याचा आणि तें सुख आम्हांला असावे. दोन अक्षरें हा तूंच निर्णय कर.

मृत्यु आणि तीन अक्षरें हें शाश्वत ब्रह्म आहे. आणि

म्हणूनच मम (माझे) हा मृत्यु असून न मम

(माझेनव्हे) हें शाश्वत ब्रह्म आहे. सारांश, हे

राजा, ब्रह्म आणि मृत्यु या दोहोंने वास्तव्य

आपल्या शरीरांतच आहे. ते गुप्तस्थाने राहून

प्राण्यांना परस्परांशीं झुंजवित आहेत, हें निःसं-

शय आहे. हे भरतकुलोत्पन्ना, प्राणाचा नाश

नाहीं हें जर खास आहे, तर प्राण्यांच्या शरी-

राचा नाश केला म्हणून कांहीं हिंसा घडणार

नाहीं. आतां, जर शरीराबरोबरच प्राण उत्पन्न

नहीं पूर्वीच्या सज्जनांनीं ज्या मार्गाचें अवलं-
बन केले, तोच मार्ग सुज मनुष्यानें स्वीकारला
पाहिजे. स्थावरजंगम प्राण्यांनीं युक्त असलेली

हीं संपूर्ण पृथ्वी मिळाली असतांही जो राजा

अध्याय चौदावा.

—००—

द्रौपदीचें भाषण.

वेशंपायन सांगतात:—ह्याप्रमाणे बंधु नाना-

प्रकारचे वेदसिद्धांत सांगत असतां कुंतीपुत्र

धर्मराज युधिष्ठिरांने कांहींही भाषण केले नाहीं.

हें पाहून, राजा जनमेजया, मोक्षा कुलामध्ये

उत्पन्न झालेली, कांतिमान व विशाललोचना अशी

सर्व लिंगांमध्ये श्रेष्ठ असणारी द्रौपदी बोलूं

लागली. ज्याप्रमाणे आपल्या कळपांतील म्होर- हेस? नेभव्या मनुष्याला पृथ्वीचा उपभोग मिक्याच्या सभोवती इतर हत्ती बसलेले असावे, वृत नाहीं; त्याला द्रव्याचा उपभोग घ्यावयास त्याप्रमाणे सिंह अथवा व्याघ्र ह्यांसारख्या परा- सांपडत नाहीं; व ज्याप्रमाणे चिखलांत मासे क्रीढंडनीं वेष्टित अशा न्या डिकाणीं बस- राहू शक्त नाहींत, न्याप्रमाणे त्याच्या गुहालेल्या नृपशेष युधिष्ठिराची अनुजा घेऊन, मध्ये त्याचे प्रत्यक्ष पुत्र देखाल वास्तव्य करीत प्रत्यहीं युधिष्ठिराविषयीं विशेष अभिमान बाळ- नाहींत. हे भरतकुलोत्पन्ना, ज्याच्या हातीं शागणारी, याने लालन केलेली, धर्मज्ञानसंपन्न, व सनशक्ति नाहीं, तो क्षत्रिय शोभत नाहीं, धर्मीवर लक्ष्यं असलेली विशालजघना द्रोपदी त्याला भूमिचा उपभोग मिळत नाहीं, प्रजा प्रथम आपल्या पतीकडे अवलोकन करून नंतर त्याच्या अर्धीन असत नाहींत, आणि म्हणूनच अल्यंत हृदयहारक असे सामोपचाराचे भाषण त्याला सुमधुरापि होत नाहीं. हे नृपशेषा, सर्व करू लागली.

द्रोपदी म्हणाली:—हे पार्था, हे तुझे वंधु आणि तप करणे हा ब्राह्मणांचा धर्म असेल; चातकाप्रमाणे क्षीण होऊन जाऊन अतिशय पण तो क्षत्रियांचा धर्म नहे. दुट्ठांना हांकून आकोश करीत राहिले आहेत. तरीही तै त्यांना लावणे, सज्जनांचे पालन करणे आणि संग्रामांसंतोष देत नाहींस! हे महाराजा, मदोन्मत्त तुन पलायन न करणे हात्व क्षत्रियांचा श्रेष्ठ ज्ञालेल्या महागजाप्रमाणे असणाऱ्या व दुःख असा धर्म होय. ज्याच्या डिकाणीं क्षमा आणि पावलेल्या आपल्या ह्या वंधना योग्य प्रकारचे क्रोध, दान आणि ग्रहण, भीति आणि निर्भय-शब्द सांगन आनंदित कर. हे धार्मिकेश्वरा पणा व निग्रह आणि अनुग्रह ह्या जोड्या वास्तव्य राजा, पर्वी द्वृतवनामध्ये तड्डगवरोत्तर अस- करीत असतात, त्यालच धर्मवेत्ता असे म्हणतात. लेले हे तुझे वंधु ज्या वेळी थंडी, वारा आणि ऊन्हे तूं कांहीं अव्ययन करून, दान करून, सामोयांनी पीडित झाल, त्या वेळी. आम्ही संश्लोचनाचा अवलंब करून, यज्ञयाग करून मामध्ये विजयप्राप्तिच्या इच्छेने दुर्योधनाचा वध किंवा याचना करून ही पृथ्वी मिळाविलेली करून सर्व प्रकारच्या उपभोग्य वस्त्रांनी पूर्ण नाहींस. तर गज, रथ आणि अश्व ह्या तीन असलेल्या ह्या पृथ्वीचा उपभोग घेऊऱ्या, आणि हे अंगांनी युक्त असलेले व द्रोण, कर्ण, अश्व-शत्रुनाशकहो, रथांवर आरोहण करणाऱ्या श- त्यामा आणि कृपाचार्य ह्यांनी संरक्षण केलेले, त्रूचे रथ भग्न करून याकूऱ्या, मोठमोऱ्या गजांचा व शौर्यामुळे युद्ध करण्याविषयीं उयुक्त झालेले वध करूऱ्या, आणि रथ व अश्व यांवर आरोहण जे शत्रूचे अल्यंत उत्कृष्ट असे सैन्य, त्याचा तूं करणारे शत्रुसंन्य ह्यांचे भूमीवर आंधरुण पस- वध केलेला आहेस. म्हणूनच, हे वीरा, आतां रुन देऊ. पुढे विपुलदक्षिणा संपन्न असे थाटाचे त्वां ह्या पृथ्वीचा उपभोग घेतला पाहिजे. हे नानाप्रकारचे यज्ञ तुम्ही करू लागलां म्हणजे प्रभुत्वसंपन्न नरशेषा महाराजा, अनेक प्रदेशुहांला बनवासाच्या योगाने आज होणारे शांतीं युक्त असलेले हें जंबुद्धीय तूं आपल्या दुःख त्या वेळीं सुखकारक होईल. असे तूं दंडशक्तीने स्वाधीन करून घेतलेले आहेस. स्वतः भाषण केले होतेस. असे असतां, हे वीरा, जंबुद्धीयासारखेच मेरु नामक महारवताच्या पुनरोपि आज त्याच्या उलट वागून आमच्या पश्चिमेस जे कौंवद्वीप आहे तेही तूं आपल्या अंतःकरणावर काय म्हणून प्रहार करीत आ- दंडशक्तीने संपादन केलेले आहेस. हे नराधी-

पते, क्रौंचद्वीपाचे तोडीचे महामेरुच्या पर्वेस वेडा होऊन गेला आहे, ते सर्व त्याचेंच अनु-असलेले जे शाकद्वीप तेही तूं संगादन केलेले करण करणारे असल्यामुळे आपणीही वेडेच आहेस. हे नरश्रेष्ठा, भेरुच्या उत्तरेस असलेले बनून जाणार. म्हणूनच, हे महाराजा, तुझ्या शाकद्वीपाच्याच बरोबरीचे जे भद्राश्व नामक ह्या वेडेपणामुळे सर्व पांडवही वेडे बनून गेले द्वीप, तेही तूं आक्रांत करून सोडलेले. आहेस. आहेत. कारण, हे प्रजाधिपते, जर हे तुझे ह्याप्रमाणे, हे वीरा, समुद्रामधूनही प्रवास करून बंधु वेडे बनले नसेत, तर इतर नास्तिकांसह-अनेक प्रकारचे देश असलेली हीं व त्यांच्या वर्तमान तुला बद्ध करून त्यांनी पृथ्वीचे मध्यभागी असणारी आणखी दुसरीही द्वीपं पालन केले असें. जो मूर्ख मनुष्य अशा तूं आपल्या सामर्थ्याने आक्रांत करून सोड-प्रकारचे वेडेपणाचे वर्तन करितो, त्याचे कल्याण लेलीं आहेस. हे भरतकुलोत्तना महाराजा, तूं होत नाही. जो मनुष्य उन्मार्गगार्भी बनतो हीं प्रचंड कर्म केल्यामुळे ब्राह्मण तुझा बहुमान त्याला भुरी देऊन. त्याच्या नेत्रांत अंजने करूं लागले, हे तुझ्या अंतःकरणाला वरे घालून, अथवा नासिकेत नस्य घालून—सारांश. वाढले नाहीं. अर्थात् हे आपले कूल्य अगदी अशा प्रकारचे अपधोपदार करून ताव्यावर क्षुद्र व म्हणूनच प्रशंसेस पाव्र नाहीं असें तुला आणिला पाहिजे. हे भरतकुलश्रेष्ठा, माझे पूत्र वाईल. तेव्हां आतां, हे भरतकुलश्रेष्ठा, मदमत्त मला अशा रीतीनं उक्कवृन स्वर्गलोकीं निघून गेले शालेल्या पोळाप्रमाणे अधवा उर्जितावस्थेत असतांही ज्याअर्थी मी जिवंग रहाण्याची असलेल्या गजश्रेष्ठाप्रमाणे सामर्थ्यसंपन्न अस-इच्छा करीत आहे. त्या अर्थी मी खरोणाच्या ह्या तुझ्या बंधूकडे पाहून त्यांना संतुष्ट खर सर्व स्त्रियांमध्ये अधम आहे. हे तुझे कर. शत्रुंचा मरा सहन करणार व शत्रुंना बंधु प्रयत्न करीत असतां त्यांचा अनादर संत्रस्त करून सोडणारे असे हे तुझे सर्व बंधु करून आज मीं जे सांगितले ते कांहीं खांटे केवळ देवांच्या तोडीचे आहेत. ज्यापकीं एक- नाही. तूं ह्या सर्व पृथ्वीचात्याग करून स्वतःच जण जरी असला तरीही तो मला सुखदायक विषाति उत्पन्न करून ठेवीत आहेस. हे नृप-होईल, असे मला वाढते. मग, हे नरश्रेष्ठा, श्रेष्ठा, मांधाता आणि अंबरीष हे संमाननीय शरीराच्या चलनवलनादिक व्यापारांस साहाय्य भूपति ज्याप्रमाणे पृथ्वीवर होऊन गेले त्याच-करणाच्या सर्व इंद्रियांप्रमाणे हे माझे सर्वही प्रमाणे तूंही हो. तूं देखील त्यांच्याचप्रमाणे नरश्रेष्ठ पति मिळून माझ्या सुखाला कारणभूत विराजमान आहेस. यास्तव, न्यायाने प्रजेचे होतील यांत आश्र्वय काय? ज्यांना सर्व प्रकारचे अनुभव आहेत त्या सर्वज्ञ अशा माझ्या सासूगाईनीं, “द्वौपदि, युधिष्ठिर तुला अतिशय उन्हृष्ट अशा सुखामध्ये मग करून सोडाली.” असे जे सांगितले होते, ते कांहीं खांटे नाहीं. पण, हे शीघ्रपराक्रमा, हे प्रजाधिपते, त्या आहे असे मला वाढते. ज्यांचा ज्येष्ठ बंधु

सुखासाठींच अनेकसहस्र नृपतींचा जो वथ केला तो तुझ्या ह्या मोहामुळे निफ्कल होऊन जात आहे असे मला वाढते. ज्यांचा ज्येष्ठ बंधु

अध्याय पंथगवा.

—०—

अर्जुनाचें भाषण.

वैशंपायन सांगतातः—हे द्रोपदीचि भाषण ऐकून, पुनरपि धर्यसंपन्न व महाबाहु अशा आपल्या ज्येष्ठ बंधुची अनुमति घेऊन अर्जुन बोलू लागला.

अर्जुन म्हणालोः—शासनशक्ति हीचि प्रजेचे शासन करिते; तीच सर्वांचे संरक्षण करिते. लोक जरी निद्रित झाल्याप्रमाणे होऊन गेले असले, तरी ही शासनशक्ति जागरूक असते. म्हणूनच शासनशक्ति हाच धर्म आहे, असे ज्ञानी लोक समजतात. हे प्रजाधिपते, दंड (शासनशक्ति) हाच धर्माचि, अर्थाचे आणि कामाचे संरक्षण करितो. म्हणूनच दंड दंडाच्याच भीतीने आपापल्या मार्गानें वागतात. हा पुरुषार्थत्रयरूपी त्रिवर्गच आहे असे म्हण— हे राजा, ज्याच्या अंगी निमंयणा नसेल, त्या तात. धन आणि धान्य हांचेही संरक्षण दंडच पुरुषाचे हातून यज्ञ घडावयाचे नाहीत; त्याला करितो. म्हणूनच तू या दंडशक्तीचा स्वीकार दान करण्याची इच्छा व्हावयाची नाही; कर आणि लोकव्यवहाराकडे हातिंदे. कांहीं व प्रसंग पडला असतां तो उद्योग करलोक राजदंडाच्या भीतीमुळे. कित्येक यम- याचीही इच्छा करणार नाही. मत्स्यांचा दंडाच्या भयाने आणि कित्येक परलोकाच्या वध करण्याचा कोळ्याप्रमाणे इतरांचा वध भीतीने पाप करित नसतात. तसेच, परस्परांच्या भीतीमुळेही कांहीं लोक पापकर्मापासून निवृत्त होतात. सारांश, भीतीमुळेच पापकर्मापासून अशी संपत्ति मिळत नसते. जो शत्रूंचा धात लोकांची निवृत्ति होत असल्यामुळे व दंड हा भीत्युत्पादक असल्यामुळे सर्वही लोक दंडास पात्र ओहेत; व म्हणूनच सर्वही गोष्टी दंडाच्या अधीन आहेत. दंडाच्याच भीतीमुळे कांहीं प्राणी परस्परांना भक्षण करून टाकीत नाहीत. सारांश, जर दंडशक्तीनं लोकांचे संरक्षण केले नाहीं, तर ते गाढ अशा अंधकारामध्ये मग्म होऊन जातील. दंड हा उदाम लोकांना ताळ्या- वर आणतो व नीचांना शिक्षा करितो. सारांश, जर दंडन या दोन शक्ति दंडामध्ये

आहेत, म्हणूनच जानसंपन्न लोक त्याला दंड असे म्हणतात. वाणी हा ब्राह्मणांचा, बाहुबीर्य हा क्षतियांचा आणि दान हा वैश्यांचा दंड असून, शुद्र मात्र दंडशत्र्य आहेत. हे प्रजाधिपते, मनुव्यानीं मंहित होऊन जाऊ नये व द्रव्यादिकांचे संरक्षण व्हावे म्हणून ह्या लोकांमध्ये दंड या नांवाची एक मर्यादाच करून ठेवलेली आहे. नियता जर चांगला विचारशील असला, तर दंडच पुरुषाच्या नेत्रांना आंधेरी आणन सोडणारा असल्यामुळे श्यामवर्ण व दंडकर्त्त्याचे नेत्र क्रोधानं आरक्तवर्ण झाले असल्यामुळे रक्तनेत्र असा व सदोर्दात सज असलेला दंड ज्या टिकाणीं प्रचारांत असेल, तेर्थाल प्रजा मोह पावत नाहीत. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि सन्यासी हे सर्व लोक आणि कामाचे संरक्षण करितो. दंड दंडाच्याच भीतीने आपापल्या मार्गानें वागतात. हे पुरुषार्थत्रयरूपी त्रिवर्गच आहे असे म्हण— हे राजा, ज्याच्या अंगी निमंयणा नसेल, त्या तात. धन आणि धान्य हांचेही संरक्षण दंडच पुरुषाचे हातून यज्ञ घडावयाचे नाहीत; त्याला करितो. म्हणूनच तू या दंडशक्तीचा स्वीकार दान करण्याची इच्छा व्हावयाची नाही; करीत नाहीं, त्याला ह्या लोकामध्ये कीर्ति ही मिळत नाहीं, द्रव्य मिळत नाहीं, आणि संततीचीही प्राप्ति होत नाहीं. इंद्राने बुत्राचा वध केला ह्यानूनच तो महेंद्र शाला. फार कशाला? ज्या ज्या देवतांनीं शत्रूंचा वध केला आहे, त्यांचेच पूजन लोक विशेषकरून करीत असतात. हे भरतकुलश्रेष्ठा, रुद्र, स्कंद, इंद्र, अग्नि, वरुण, यम, काल, वायु, मृत्यु, कुबेर, रावि, वसु, मरुत, साध्य आणि विश्वदेव वर्मन आणि दंडन या दोन शक्ति दंडामध्ये हे सर्व शत्रूंचा वध करणारेच आहेत. पराक्रम

पाहून मान वांकविणरे लोक ह्याच देवांचे कोथ आणि मात्सर्य यांचा नाश झालेले मुनि आराधन करितात. ते ब्रह्मा, धाता अथवा गंवांतून निघून अरण्यात जातात व तेथेही पूषा यांचे केवळांही आराधन करीत नाहीत. अन्यंत मोहित होऊन गृहस्थाश्रमाचाच अवलंब प्रत्येक कर्मामध्ये शांतिसंपन्न असणारे कांहीं करून राहतात, असें दृष्टोत्पत्तीस येते. भूमि लोक हे सर्वही प्राण्यांसंबंधाने तटस्थ असणारे, नांगरून व औषधीचा ढेद करून वृक्षादिक इंद्रियदमन केलेले आणि केवळ शांतीचाच उद्दिज, पश्यादिक अंडज आणि पशुप्रभूति अवलंब करून रहाणारे जे लोक त्यांचाच परा- जरायुज ह्यांचाही वय करून मनुष्ये यश करिजय करितात. हिंसा केल्यावांचून कोणाचीही तात आणि तीं स्वर्गासही जातात. हे कुंतीपुत्रा, उपजीविका चालली आहे असे मला मुळींच दंडनीति सुरु कर्ली म्हणजे प्राण्यांचे सर्वही दिसत नाहीं. कारण, अन्यंत बलिष्ठ प्राणी उयोग सफल होतात, ह्याविषयी मला संशय दुर्बल प्राण्यांवर उपजीविका करीत असतात. नाहीं. ह्या लोकांत जर दंड नसता, तर या मुंगस उंदराला भक्षण करिते, मांजर मुंगसाला, सर्व प्रजा नाश पावल्या असत्या. कारण, जलांकुञ्जे मांजराला आणि चित्ता कुञ्जाला भक्षण तील मन्त्यांप्रमाणे बलवत्तर प्राण्यांनी दुर्बलाना करितो; आणि मनुष्ये हीं त्या सर्ववरही आ- खाऊन टाकले असते. “उन्कुष्ट प्रकारे चाल पली उपजीविका करीत असतात. पर्वी जो केलेला जो दंड, तोच प्रजेंचे संरक्षण करितो.” काल निघून गेला आहे तो कोणत्या प्रकारचा असें जे पर्वी ब्रह्मदेवाने सांगितले आहे, ते अहोता ह्याकडे तूं लक्ष दे. ह्याणजे तुला हें गदीं खेर आहे. पहा-अंत झालेले अग्नि कढून येईल. अरे, हे जे कांहीं सर्व स्थावर- फूकाराच्या योगाने निर्भत्सना केली म्हणजे जगमात्मक आहे ते प्राण्यांचे अन्न आहे. प्रा- दंडाच्याच योगाने प्रज्ञलित होतात. चांप्यांचे कर्म हें त्याच्या देवानेच निर्माण करून गेले आणि वार्ड द्या दोहोंचे पृथःकरण ठेवलेले असते, ह्याणनच विद्वान् लोक करणारा दंड जर त्या लोकांत नसता, तर त्याविषयी माह पावत नाहीत. सारांश, हे हं जग जण गाठ अंधकारमयच होऊन गेले राजेंद्रा, ईश्वराने तुला ज्या प्रकारचा जन्म दिला असते व त्यांत कांहीं ओळखतांही आले आहे त्याप्रमाणेच तूं वागले पाहिजेस. क्रोध नसते. मर्यादा सांडुन वागणार व वेदाची निंदा आणि आनंद हांना दूर झागारून देऊन वनाचा करणारे नास्तिक-ते देखाल दंडाची पीडा आश्रय करून राहिलेले जे मंदबुद्धि तपस्वी, होऊं लागली म्हणजे तकाल मर्यादेंचे पालन त्यांनाही हिंसा केल्यावांचून प्राणयात्रा चाल- करू लागतात. सारांश, दंडाच्यान योगाने सर्व वितां येत नाहीं. कारण, जलामध्ये पुकळ लोकांना स्वार्थान उवतो येते. वस्तुतः शुचि-प्राणी वास्तव्य करितात; व ते पृथ्वीमध्ये आणि भूत मनुष्य दुर्लभ असतो; पण तो दंडाच्या फलांमध्येही असतात. त्यांचा वय कोणी करीत भारीनेच मर्यादेने पालन करण्याविषयीं उद्युक्त नाहीं असें नाहीं. त्या वथाला प्राणयांवांचून होता. चारही वर्णार्ताल लोकांना आनंद बळावा, दुसरे काय कारण आहे! कांहीं प्राणी अन्यंत उन्कुष्ट प्रकारच्या नीताची प्रवृत्ति व्हार्वा, सूक्ष्म जातीचे ह्याणजे केवळ तर्कानेच जाणतां आणि धर्म व अर्थ यांचे या भूतलावर संरक्षण येण्याजोगे असतात. नेत्रांचे पाते लवते न लवते हाते यासाठीचं विधात्याने दंड निर्माण केला इतक्यांत त्यांच्या शरीराचा नाश होऊं शकेल. आहे. श्वापदे आणि पक्षी हे जर दंडाला भ्याले

नसंते, तर त्यांनीं पशु, मनुष्ये व यज्ञोपयोगी अथवा अधर्मानें असो, त्याविषयीं शोक कर-होमद्रव्यं ही भक्षण केलीं असतीं; ब्रह्मचार्यानें ण्याचें कारण नाहीं. तूं भोगांचा उपमोग ऐ अच्ययन केलें नसंते, लोकांनीं घेनु सवत्स आणि यज्ञ कर. संपत्तीचं केवळ मूळच अशा असून देखील तिची धार काढली नसती, व दानांना वर्षाव करणारे, उत्कृष्ट प्रकारांने अन देंड जर लोकांचे संरक्षण न करिता तर कन्यां-भक्षण करणारे व शुचिर्भूत वस्त्रे धारण करणारे नीही विवाह करून घेतले नसंते. दंडानें जर धनसंपन्न लोक मुखाने धर्माचरण करितात. संरक्षण केलें नसंते तर चोहांकडे शून्य होऊन सर्वही उद्योग द्रव्याच्या अधीन असतात हें गेलें असंते; सर्व प्रकारच्या मर्यादांचा भंग निःसंशय असून ते द्रव्य दंडाच्या अधीन होऊन गेला असता; आणि महत्त्व म्हणजे असंते. पहा हें दंडाचे महत्त्व! या जगांतील काय आहे याची कोणाला ओळखव्हाही राहिली लोकव्यवहार चालावा ह्याणुनच विस्तृतपणे धर्म नसती. दंडानें जर प्रजेचे संरक्षण केले नसंते, कथन केला आहे. पण त्यांतही विचार केला तर कोणत्याही प्रकारची भीति न वाळगितां पाहिजे. कारण, जी अहिंसा तीच पऱ्यादे वेळी ब्राह्मणांनीं दक्षिणायुक्त असे संवत्सरांनीं पूर्ण भयंकर हिंसा होऊन वसंते. जसे, एव्वादा व्याघ्र होणारे याग केले नसंते; शान्त्रोक्त विधीचा घेनवर झटप घालू लागला असतां जर अहिंसा-अवलंब करून त्यांत सांगितल्याप्रमाणे कोणीही व्रताच्या संरक्षणासाठीं त्याचा वध केला नाही, आश्रमधर्म आचरण केले नसंते; कोणालाही तर धनुहत्या हा भयंकर दोष लागणार. यास्तव विद्येची प्राप्ति ज्ञाली नसती; उंड, वृषभ, अश्व, अशा प्रसंगीं संकटांत सांपडलेल्या प्राण्याचे संवरं आणि गर्दभ यांना वाहनांस जुंपले ज्याच्या योगाने संरक्षण होईल अशाच धर्माचे तर त्यांनीं वाहने वाहिलीं नसती; संवक अवलंबन केले पाहिजे. कोणत्याही पदार्थात लोकांनीं आपल्या प्रभुची आज्ञा मानली नसती; अतिशय गुणही नसतात आणि गुणाचा अत्यंत व बालकांनीही वडिलांची आज्ञा केवळही पा- अभावही नसतो. तर चांगले आणि वाईट हे छिली नसती; आणि स्त्रिया आपल्या धर्मानें दोन्ही प्रकार प्रत्येक वस्तुमध्ये दृष्टोत्पत्तीस राहिल्या नसत्या. हा सर्व प्रजा दंडाच्याच येतात. कांहीं लोक पशुंचा बृषणहेद करितात, अधीन आहेत. दंड हा भीतीचा आधार आहे नंतर मस्तकाचा भेद करितान: किल्येक त्यांच्या-असें जाते लोक समजतात. फार काय, पण वर ओँझे लादतात, त्यांना बाधतात आणि मनुष्यांचा इहलोक आणि परलोक या दोहों- पाठगा करितात. ह्याप्रमाणे असत्याप्रिय लोकांनीं चाही दंड हाच निश्चल असा आधार आहे. जर्जर कस्तूर रोडलेल्या हा जगतात अव्य-ज्या ठिकाणीं शत्रूंचा नाश करणाच्या दंडाची वस्था माजून राहिली असल्यामुळे, हे महाक्रिया उत्कृष्ट प्रकारची चालू आहे, त्या ठिकाणीं राजा, तूं त्या त्या न्यायाचा अवलंब करून असत्य कर्म, पातक आणि प्रतारणा हीं दृष्टीस पुरातन अशा धर्माचे आचरण कर, यज्ञ कर, देखील पडत नाहीत. जर दंड उगारला नाहीं दान दे, प्रजांचे संरक्षण कर, धर्माचे उत्कृष्ट तर होमद्रव्य पहातांच श्वान त्याला जिव्हेचा प्रकारे पालन कर, शत्रूंना ठार कर. आणि, हे स्पर्शी करील; आणि दंड जर संरक्षण करणार करून शत्रूंचा वध करिताना तुला शोक होण्याचे नेईल. हें राज्य धर्मानें संपादन केलेले असो कारण नाहीं. कारण, हे भरतकुलोत्पन्ना, त्यामुळे

कर्त्याला कोणत्याही प्रकारचे पातक लागत नाही. संशयित करून टाकल्या आहेत; आणि आम्हांला वधाविषयीं उद्युक्त होऊन आपांवर तुटून पडणाऱ्या मनुष्याला जो मनुष्य वध करण्याचिंहीं उद्युक्त होऊन ठार करितो, त्याला त्या कृत्यानें वधाचे पातक लागत नाहीं. कारण, प्रमाणे दीन होऊन असा मोहांत कां पडत त्या टिकाणीं एकाचा क्रोधच दुसऱ्याच्या क्रोधावर तुटून पडणारा असतो, असें म्हणण्यास आसतो, असें कांहीही नाहीं. आणि त्यांचा दुर्मार्ग कोणता हं तुला विदिहरकत नाहीं. कारण, क्रोध हाच त्या वधास तच आहे. इतकेच नव्हे, तर, हे प्रभो, तुला कारणभूत शालेला असतो. प्रत्येक प्राण्याचा वर्तमानकाल आणि भविष्यकाल शांपैकीं अज्ञात जीव घेणे हें अयोग्य आहे, यांत संशय नाहीं. असें कांहीही नाहीं. अशी विधिअसल्यामुळे, पण जर तो घेणे अयोग्य आहे, तर मग तो हे प्रजाधिपते, मी आतां तुला राज्य करण्याची एखायानेच घेणे योग्य असें कसें होईल? मनुष्य युक्ति सांगतों, ती तं या टिकाणीं एकाग्रचित्तानं ज्याप्रमाणे एका घरांतून निघून पुनरपि दुसऱ्या ऐक. मनुष्याला दोन प्रकारचे व्याधि होत नवीन घरांत जातो, त्याप्रमाणेच जीव त्या असतात. एक शारीर आणि दुसरा मानस. त्या त्या शरीरामध्ये प्रवेश करीत असतो. सारांश, उभयतांचे जन्म परस्परांपासून होत असते. तो जीर्ण झालेला देह टाकून डेऊन नव्या कारण, हे जोडीनं नाहीं असें केवहांही शरीरामध्ये गमन करीत असतो. त्याप्रमाणे तत्त्वद्रष्टव्या लोकांनी शरीर हे मृत्युचे द्वारा आहे असें सांगितले.

अध्याय सोळावा.

--०--

भीमाचे भाषण.

वैशंपायन सांगतात:—अर्जुनाचे हें भाषण ऐकल्यानंतर, अन्यत कोपिट व तेजस्वी भीम-दोन अनर्थ ओढवतात. र्धीत (कफ), उण्ण सेन धैर्याचा अवलंब करून ज्येष्ठ वंधुला-युधि- (पित्त) आणि वायु हे शरीरांतील तीन गुण छिराला—म्हणाला, “हे राजा, तं सर्व वर्ध होत. हे तीन समर्थतीत असणे हेच शारीरजापीत आहेस. तुला ज्यांचे ज्ञान नाहीं असे रिक स्वस्थतेचे कारण आह. त्यांपैकीं एक गुण कोठीकीं कांहीं नाहीं. म्हणूनच आम्ही तुळ्या वाढला असतां त्याची चिकित्सा कशी करावी आचरणाचे शिक्षण घेत आहों. पण त्याप्रमाणे तें सांगतों. शीताने उण्णाचा नाश होतो आणि वागणे आम्हांला शक्य होत नाहीं. बोलून नये, उण्णाने शीताचा नाश होतो. सारांश, जो गुण बोलून नये असे माझ्या मतांत होते; पण, हे वाढला असेल, त्याच्या विरोधी गुण वाढेल प्रजाधिपते, अन्यत दुःखामुळे मी आतां अशा प्रकारचा उपचार केला म्हणजे झाले. सत्त्व, बोलतों तें तं ऐकून घे. तुला जो हा मोहर आणि तम हे तीन मनोवर्ती गुण आहेत. हे पडला आहे, त्यानेच आमच्या सर्व गोटी तीन गुण समास्थितीत असणे हें मानसिक स्वस्थ-

तेचे लक्षण आहे असें सांगितलेले आहे. आतां आहे. पण हे केवल अंतःकरणानेच करावयाचे त्या गुणांपैकी एगवादा वाढला असतां काय करावे आहे. ज्यामध्ये वाणांचे, मित्रांचे अथवा बांधते सांगतो. हर्षनं शोकाचा नाश होतो व शो-वांच कांहीं काम नसून केवळ एका मनानेच काने हर्ष नष्ट होऊन जातो. सारांश, द्या वेळीं- लढावयाचे आहे, ते युद्ध आज तुजपुढे येऊन ही वाढलेल्या गुणांचा विरोधी गुण उत्पन्न ठेपले आहे. त्या युद्धांत जव न मिळवितां होईल असा उपचार करावा लागतो. एगवादा प्राणत्याग केलास तर, हे महाराजा, देहांतर मनूप्य सुखांत असला म्हणजे त्याला दुःखांचे पावल्यानंतर तुला त्या आपल्या शत्रूशीं देखालि स्मरण करावे अशी इच्छा होते; आणि एगवादा लढावे लागल. द्यास्तव, हे भरतकुलश्रेष्ठा, अन्यदुःखांत असला म्हणजे त्याला सुखाची आठ-काच्या प्रतिकूल असणाऱ्या द्या व्यक्ताचा स्वेवण करावीसे वाटते. पण ते दुःखीही नाहींस चित कर्माच्या योगाने त्याग करून, आपणांला आणि सुखीही नाहींस. द्यामुळे तुला दुःखांचे ज्याची प्राप्ति करून व्यावयाची आहे त्याच्याशीं अगर सुखाचे स्मरण करणे योग्य नाहीं. अशी आजच युद्ध करू लाग. कारण, हे महाराजा, वस्तुस्थिति आहे. त्यांनही. जर ते दुःखी जर ते ते स्थान जिंकून घेतले नाहींस, तर नसूनही सुखवजन्य धर्मांचे स्मरण करण्याची इच्छा तले, तर आपण कृतकृत्य होऊँ, असा बुद्धीना करीत असलास, तर मग दैवत बलवत्तर: दुसरे निश्चय करून आणि प्राण्यांची उत्पत्ति व काय! आतां, हे पृथक्यापते, ज्या योगाने ते क्षेत्र नाश द्यांजविषयीही विचार करून, आपल्या भोगीत आहेस, तो—पूर्वावस्थेचे स्मरण करणे पितृपितामहांनीं केलेल्या आचरणाचा अवलंब हा—जर तुमा स्वभावच असला, तर मग, आम्हीं कर: आणि योग्य प्रकारे राज्य करू लाग. पांडुपुत्रांनीं डोळे मिटले असतां एकच वस्त्र संग्रामामध्ये दुष्ट दुर्योगिन आणि त्याचे अनु-परिधान केलेल्या रजस्वला द्वौपदीला समेत याची द्यांचा वथ केला हे केश-जावे लागले, हे ते पाहिले आहेस: मग त्याचे पाशाचे सुदेव म्हणनच तुला त्या पदाची स्मरण करणे तुला योग्य नाहीं काय? आम्हां- प्राप्ति आली आहे. आतां ते दक्षिणासंपन्न असा ला शत्रूंनीं नगरांतून हांकून लाविले, आम्हीं अश्वमेध यथाविधि कर. हे पार्था, आम्ही कृष्णाजिने परिधान केली, आणि मोठमोऱ्या व वीर्यसंपन्न श्रीकृष्ण हे तुझे किंकर आहो.” अरण्यांत जाऊन राहिलो, याचे त्वां स्मरण

करणे योग्य नाहीं काय? जगासुरापासून झालेले क्षेत्र, चित्रसेनाशीं झालेले युद्ध, आणि जगद्रथापासून झालेले दुःख द्यांचे तुला विस्म-

रण तरी कसे झाले! तसेच आणखी, प्रत्यक्ष युधिष्ठिर म्हणाला:—असंतोष, प्रेमाद, मद, राजकन्या जी द्वौपदी, तिला अज्ञातवासामध्ये राग, अशांति, बल, मोह, अभिमान आणि असतांना कीचकाकडून झालेला मरणप्राय त्रास पूर्ण उद्भेद द्या पापस्वरूपी गोष्टींचा तुइया ते कसा विसरून गेलास! हे शत्रुनाशना, पूर्वी शरीरांत संचार झाला असल्यामुळे ते द्या जे तुम्हे द्वोण आणि भॅष्य यांच्याशीं युद्ध झाले, राज्याची इच्छा करीत आहेस. ते सुद्धां आशा तशाच प्रकारचे युद्ध आज तुजपुढे येऊन ठेपले करण्याच्या गोष्टी सोडून देऊन आणि आपला

अध्याय सतरावा.

—:::—

युधिष्ठिरांचे भाषण.

पाश तोडून टाकून शांत आणि सुखी हो. अरे, जो एक पृथ्वीपति ह्या संपूर्ण पृथ्वीचे पालन वृक्षांची पाने भक्षण करून रहाणारे, भक्ष्य करितो, त्याला देखील उदर एकच असते. वस्तु पाषाणावर कुटून भक्षण करणारे, अथवा अर्थात् तें भरण्यासाठी राज्यच केले पाहिजे न शिजवितां केवळ दांतांनी चावून खाणारे असें नाहीं. मग हें तु काय सांगत आहेस? हे भरतकुलश्रेष्ठा, आशेन्यी तृप्ति हेणे शक्य नस-त्यामुळे ती एक दिवसानें, अनेक महिन्यांनी जें संन्यासी, त्यांनीच हा नरक जिंकलेला आहे. जो या संपूर्ण पृथ्वीचे पालन करील तो राजा, आणि सुवर्णं व पाषाण हाणांना सारखेच समज-हेणे शक्य नाही. म्हणूनच तिचा त्याग करून, याप्रमाणे इंधनें जास्त घातलीं म्हणजे अग्री अथवा प्रज्वलित होतो आणि ती बरोबर घातलीं नाहीत—अर्थात् कमी घातलीं म्हणजे शांत होतो, त्याप्रमाणे तु थोडासा आहार करून, क्षुब्ध होणारा जटराग्री शांत कर. अज मनुष्य आपल्या उदरपूर्तीसाठीं विपुल आहार संपादन करितो; तसें सुन्न करीत नाहीत. यास्तव, तु आपल्या उदराचा निघ्रह कर. अरे, तु पृथ्वी जिंकून घेतलीस, पण पृथ्वीने तुंच कल्याण जिंकून घेतले आहे. तु मनुष्यास अभिंत अस-णाऱ्या विषयोपभोगांची आणि एश्वर्याची प्र-शंसा करीत आहेस, पण विषयोपभोगांपासून अलिप्त रहाणारे आणि निर्वल अशाच लोकांना अव्यंत उत्कृष्ट स्थानाची प्राप्ति होते. तु राज्य करून लागलास तर सर्व राष्ट्राचे योगक्षेम आणि धर्मीर्थं हांचा भार तुजवर आहे. यास्तव तु या मोऱ्या भारापासून मुक्त हो आणि संन्यासाचाच आश्रय कर. त्याघ आपल्या एका उदरासाठी पुष्कळ आहार संपादन करितो; आणि लोभाच्या अर्धीन झालेले इतर मंदबुद्धि पशुही न्याजवर आपली उपजीविका करितात. सारांश, मनुष्य आपल्या एकल्यासाठीच सर्व गोष्ठी करीत असतो, त्या गोष्ठीचा साहजिक रीतीने दुसऱ्याला उपयोग होतो इतकेच. पहा हें संन्यासी आणि राजा यांच्या बुद्धीतील अंतर कशा प्रकारचे पाश तोडून टाकून मोक्षाविषयी उत्कृष्ट प्रकारे विचार करण्याचा जनकाने पूर्वी एक गाथा हस्टलेली लोकसांगत असतात. ती अशी: “ज्या

मला लैकिक वस्तुपैकीं कोणाचाही संपर्क नाहीं, त्या माझे ऐश्वर्य अनें आहे. आतां जरी मिथिला दग्ध होऊन गेली, तरी माझे कांहींही दग्ध व्हावयाचे नाहीं.” प्रजारूपी प्रासादावर आरूढ होऊन स्वर्गास गेलेले व ह्याणूनच शोक करण्यास अशेगेय अंस बनलेले जे दुयोंधनादिक आणि त्यांच्यासाठी शोक करीत बसलेले जे त्यांचे इहलोकांत असणार श्वीपमृती जन, त्यांजकडे, ज्याप्रमाणे पर्वताच्या शिखरावर असणाऱ्या मनुष्याची दृष्टि भूतला-

वर असणाऱ्या वस्तुकडे जात नाहीं त्याप्रमाणे तुज मंदबुद्धीची दृष्टि जात नाहीं. जो अव- विदेहदेशाधिपति जनक शाचा त्याच्या पत्नी- लाकनशक्तिसंपन्न असणारा मनुष्य—ज्यांचे शी झालेल्या संवादाचा हा इतिहास लोक सां- निरीक्षण करणे अवश्यक आहे त्या कर्तव्या- गत असतात. तो इतिहास म्हणजे, राज्याचा कर्तव्यांचे निरीक्षण करिनो. तोच म्हरा नेत्र- त्याग कलन भिक्षा मागण्याविषयींचा विचार संपन्न व खरा वृद्धिमान होय. कारण वृद्धि मनात आणलेल्या प्रजाधिपति जनकाला दुःख- अज्ञात वस्तुचे ज्ञान करून देते, व कर्तव्य आणि पीडित झालेल्या त्याच्या पट्टराणीं जे कांहीं अकर्तव्य ह्यांविषयीं उक्तृष्ट प्रकारे निश्चय कर- सांगितले तोच होय. हे राजा, द्रव्य, पुत्र, सिद्धि विते, ह्याणून तिला वृद्धि अंस द्याणतात. जो आणि नानाप्रकारर्थीं रसेन यांचा व पवित्र अशा मनुष्य अंतःकरण सुसंकृत झालेल्या व ब्रह्म- मृहस्थाश्रमरूपी मार्गाचा त्याग करून जनकानें स्वरूपी बनन गेलेल्या भवरेगविद्यांचे भाषण मर्मव्याचा अवलंब केला असतां, तो भिक्षावृत्ति जाणतो, त्यालाच बहुमान मिळतो. पंचमहा- मौकाकूरन निर्धन व मृठभर धान्य भक्षण भूते आत्म्याहून भिन्न असून ती एका आत्म्या- करून निरच्छ आणि निर्मत्सर होऊन राहिला च्याच ठिकाणीं लीन होऊन रहातात व आहे, अंस त्याच्या प्रियपनींने पाहिले. तेहां त्याच्याचपासून पुनरपि विस्तार पावतात, अंसे क्रुद्ध होऊन, ज्याला कोणाचीही भीती नाहीं जेहां त्याला समजू लागते, तेहां तोच ब्रह्म- अशा त्या आपल्या पतीकडे येऊन ती वृद्धि- स्वरूपी बनतो. सारोश, त्याच लोकांना तशा मानू शी एकांतात युक्तिपूर्वक भाषण करू ला- प्रकारच्या गतीची प्राप्ति होते. अविद्यान्, विचार- गली. ती म्हणाली, “राजा, धनधान्यादिकांनी शक्ति कर्मी असलेले, निर्बुद्ध अथवा तप न संपन्न असलेले स्वतःचे राज्य सोडून देऊन तू केलेले ह्यांना ती गति मिळत नमून, वृद्धिच या भिक्षावृत्तीचा अवलंब कशासाठीं करीत हा सर्वाचा आधार आहे.

अध्याय अठरावा.

—०—

अर्जुनाचे भाषण.

(जनकास त्याच्या पत्नीचे भाषण.)

वेशापायन सांगतात:—इतके बोलून धर्म- राजा स्वस्थ वसल्यानंतर, त्याच्या भाषणरूपी शन्याने पीडित होऊन गेलेला व दुःख आणि शोक यांनी संतप्त झालेला अर्जुन पुनरपि भाषण करू लागला.

अर्जुन म्हणाला:—हे भरतकुलात्यजा, पूर्वी तु ज मंदबुद्धीची दृष्टि जात नाहीं. जो अव- विदेहदेशाधिपति जनक शाचा त्याच्या पत्नी- लाकनशक्तिसंपन्न असणारा मनुष्य—ज्यांचे शी झालेल्या संवादाचा हा इतिहास लोक सां- निरीक्षण करणे अवश्यक आहे त्या कर्तव्या- गत असतात. तो इतिहास म्हणजे, राज्याचा कर्तव्यांचे निरीक्षण करिनो. तोच म्हरा नेत्र- त्याग कलन भिक्षा मागण्याविषयींचा विचार संपन्न व खरा वृद्धिमान होय. कारण वृद्धि मनात आणलेल्या प्रजाधिपति जनकाला दुःख- अज्ञात वस्तुचे ज्ञान करून देते, व कर्तव्य आणि पीडित झालेल्या त्याच्या पट्टराणीं जे कांहीं अकर्तव्य ह्यांविषयीं उक्तृष्ट प्रकारे निश्चय कर- सांगितले तोच होय. हे राजा, द्रव्य, पुत्र, सिद्धि विते, ह्याणून तिला वृद्धि अंस द्याणतात. जो आणि नानाप्रकारर्थीं रसेन यांचा व पवित्र अशा मनुष्य अंतःकरण सुसंकृत झालेल्या व ब्रह्म- मृहस्थाश्रमरूपी मार्गाचा त्याग करून जनकानें स्वरूपी बनन गेलेल्या भवरेगविद्यांचे भाषण मर्मव्याचा अवलंब केला असतां, तो भिक्षावृत्ति जाणतो, त्यालाच बहुमान मिळतो. पंचमहा- मौकाकूरन निर्धन व मृठभर धान्य भक्षण भूते आत्म्याहून भिन्न असून ती एका आत्म्या- करून निरच्छ आणि निर्मत्सर होऊन राहिला च्याच ठिकाणीं लीन होऊन रहातात व आहे, अंस त्याच्या प्रियपनींने पाहिले. तेहां त्याच्याचपासून पुनरपि विस्तार पावतात, अंसे क्रुद्ध होऊन, ज्याला कोणाचीही भीती नाहीं जेहां त्याला समजू लागते, तेहां तोच ब्रह्म- अशा त्या आपल्या पतीकडे येऊन ती वृद्धि- स्वरूपी बनतो. सारोश, त्याच लोकांना तशा मानू शी एकांतात युक्तिपूर्वक भाषण करू ला- प्रकारच्या गतीची प्राप्ति होते. अविद्यान्, विचार- गली. ती म्हणाली, “राजा, धनधान्यादिकांनी शक्ति कर्मी असलेले, निर्बुद्ध अथवा तप न संपन्न असलेले स्वतःचे राज्य सोडून देऊन तू केलेले ह्यांना ती गति मिळत नमून, वृद्धिच या भिक्षावृत्तीचा अवलंब कशासाठीं करीत आहेस! भाजलेले मृठभर सातू खाऊन रहाणेहे कांहीं तुला योग्य नाहीं. हे पृथीपते, तूं प्रतिज्ञा एका प्रकारची केलेली असून आचरण भल- त्याच प्रकारचे करीत आहेस; कारण, आपल्या प्रचंड राज्याचा त्याग करून तं स्वल्प अशा

वस्तुनें संतोष पावत आहेस. हे राजा, ह्या हत्तीनें जर कर्माचा त्याग केला, तर अनेक वृत्तीने तुला अतिथीचे पोषण करितां यावयाचे मांसभक्षक प्राणी किंवा पुष्टक्ळ कृमि तरी नाहीं, अथवा देवांना व पितरांनाही तुप करितां यावयाचे मांसभक्षक प्राणी किंवा पुष्टक्ळ कृमि तरी नाहीं. म्हणूनच हे तुझे श्रम केवल तील; पण तसा तरी तुझा काय उपयोग व्यर्थ आहेत. तू कर्माचा त्याग केलास म्हणूनच होणार आहे? अरे, जो एखादा पुरुष तुझा हा देवता, अतिथि आणि पितर या सर्वांनी तुझा कंडलु फॉडून शकील, त्रिदंडाचा अपहार त्याग केला; आणि ह्यामुळेच. हे पृथ्वीपते, तू करील, किंवा वस्त्र घेऊन जाईल, त्याजिविषयीं सन्यास घेत आहेस. अरे, जो तू वेढत्रयामध्ये तुझे अंतःकरण कसें होईल? सर्वाचाही त्याग ज्ञानवृद्ध असलेल्या हजारां ब्राह्मणांचा आणि करून जो तू ह्या मृठभर भाजलेल्या सातांचा प्रजेचा पोषक होतास, तोच आज त्यांच्याकडून स्वीकार करीत आहेस, त्या तुला ह्या सर्वाची उदरनिर्वाहाचे अन्न मिळवू इच्छीत आहेस. योग्यता मृठभर सातांतीतकीच ओह असे निश्चय-देवीप्रमाण अशा लक्ष्मीचा त्याग केल्यामुळे आतां पूर्वक वायट आहे काय? आतां जर तुला त्या तू (दुसऱ्याच्या दारीं पडलेल्या) श्वानासारखा मृठभर सातांच्या दाण्यांचीच इच्छा असली, तर दिसत आहेस. आज तू असूनही तुझ्या मातेला मग तुझी पर्वीची प्रतिज्ञा नष्ट होऊन जाईल. पुढी नाहींसा झाला ओह: व तुझी भार्या जी मी तरी तुझी कोण? तू माझा कोण? आणि ही कौसल्या ती पतिशृङ्ख झालेली आहे. माझ्यावर तुझा अनुग्रह तरी कसंचा असणार? फलाची इच्छा करणारे दीन क्षत्रिय तजपासून तरी पण जर मजवर तुझा अनुग्रह असेल, तर, आपली आशा पूर्ण होईल ह्या इच्छेने तुझी हे राजा, तू ह्या पृथ्वीचं पालन कर. हे राजसेवा करीत राहिलेले आहेत. त्यांच्या आणेचा मंदिर, शत्र्या, वाहने, वस्त्रे आणि अलंकार जर तू भेग केलास, तर तू कोणल्या लोकाला ह्यांचाही तू स्वीकार कर. वेभवशृङ्ख, निर्बन्ध, जाशील! कारण, हे राजा, मोक्ष हा संशयित मित्राचा त्याग केलेल व ज्यांच्यापाशीं कांहीही आहे आणि प्राणी हे कर्माच्या अर्धीन असल्या- नाहीं असे सुखाभिलासी लोक ज्या वस्तूचा मुळे परतंत्र आहेत. ज्या अर्धी आपल्या धर्म- संग्रह करितात, त्यांचाच त्याग करणे हैं काय पल्नीचा त्याग करून तू जिवंत रहाण्याची असेल कोण जाणे! जो मनुष्य सदादीन इच्छा करीत आहेस, त्या अर्धी अर्थीं पापकम दुसऱ्याकडून प्रतिग्रह घेत असतो, आणि जो करणाऱ्या तुजला अष्ट अथवा निकृष्ट अशा को- संदेव दाने करीत असतो, त्या उभयतांमध्ये णत्याही लोकाची प्राप्ति होणार नाहीं. अरे, पृष्ठ- अंतर काय ओह, आणि त्यांमध्ये अष्ट कोणाला माला, सुंगंधि पदार्थ, अलंकार आणि नाना- म्हणतात, याचा तूच विचार कर. सदादीन प्रकारची वस्त्रे यांचा त्याग करून व कर्मशृङ्ख याचना करीत रहाणारे आणि दांभिक ह्यांना बनून तू काय म्हणून सन्यास करीत आहेस! दक्षिणा दणे म्हणजे दावामीमध्ये आहुति शक- अरे, जो तू संव प्राण्यांची एक परिव्रत्र आणि येंच होय. हे राजा, ज्याप्रमाणे असीने दुस- विशाल अर्शी पाणपोई अर्थात् तृष्णा शांत हो- याला दग्ध न करितांच शांत झांव, त्याप्रमाणे प्राणाचे स्थान हेतास, तोच आज एखाद्या सदोदीत याचना करणारा ब्राह्मण नष्ट होऊन फलसंपन्न वनस्पतीप्रमाणे असून आपल्या जातो. ह्या लोकामध्ये अन्नदान करणारा हाच उदरपूर्तीसाठीं दुसऱ्यापुढे जात आहेस! यतीसारख्या साधूंचे खरे जीवन होय; आणि तसे

दान करेण हें राजालाच शक्य आहे. तेहां जर स्वीकार केवळ चरितार्थासाठीच होय, असें राजानेच दान कराबयाचे सोडून दिलें, तर मग माझ्या बुद्धीला वाढते. तेहां हे महाराजा, तुं अन्नही मिळणे अशक्य असल्यामुळे मुमुक्षु लोक संन्यासी न होतां, नम्र, मुऱ मुऱलेले आणि तरी कोठून निर्माण होतील? ह्या लोकांत जटाधारी ह्या साधुंना काषायवस्त्रे, कृष्णाजिने अन्नामुळेच गृहस्थाश्रमी अस्तित्वात असतात; आणि यतींची ही अस्तित्व त्यामुळेच असते, पोषण करीत जिंतद्विय होऊन रहा, व त्या अन्नापासूनच प्राणाची उत्पत्ति होते, म्हणून योगानेच सद्गति संपादन कर. अश्मिहोत्र ठेवणे, अन्नवान करणारा हा प्राणदाताच होय. इंद्रिय- गुरुचे मनोरथ पूर्ण करेण. विपुलदक्षिणासंपन्न दमन केलेल्या यतींनीं जरी गृहस्थाश्रमाचा यज्ञ करेण आणि प्रत्यहीं आपलीं सर्व कर्म त्याग केलेला असला, तरीही ते गृहस्थांचाच बाजूला ठेवून प्रथम दान करेण हीं कुन्ये कर-आश्रय करून असतात. म्हणून गृहस्थाश्रम यांन्या मनुष्याहून अन्यत धर्मनिष्ठ असा हाच संन्यासाच्या उत्पत्तीस आणि स्थितीस दुसरा कोण आहो! ”

कारणभूत आहे असें समजत असतात. यांने अर्जुन सांगतो:—जनकराजा तत्त्वज्ञानी होता. सरळ मार्गाचा अवलंब केला असून अर्थाचा अशी ह्या लोकांत त्याची प्रशंसा चालेली त्याग केला आहे, तो त्याग केल्यामुळे, मूर्ख- आहे; तथापि त्याला देखील मोह पडला. असो. त्यामुळे अथवा याचना करितो म्हणून संन्यासी तूं मोहाच्या अधीन होऊं नको. तूं मोहग्रस्त शाला असें समजूं नये. संन्यास हा सुखकारक शाला नाहीस म्हणजे आम्ही धर्माचरण करू नाही, हें तुझ्या लक्ष्यात असूं दे. जरी विषया- लागू; सदोदीत दान आणि तप हांविषयी तत्पर सक्त पुरुषाप्रमाणे वागत असला तरीही आसाकि- होऊन राहू; क्रूरपणा सोडून देऊ; काम आणि शन्य, कोणत्याही गोष्टीमध्ये गुंतून न पडणारा. क्रोध यांचा त्याग करू; उत्कृष्ट ज्ञानरूपी सर्व बंधनांतून मुक्त शालेला व शत्रु आणि मित्र धर्माचा अवलंब करू; आणि प्रजांचे पालन तांजवर सारखाची दृष्टि ठेवणारा जो पुरुष. करण्याविषयी उद्युक्त होऊन राहू व त्या तोच, हे पृथ्वीपते, खरा मुक्त होय. काषायवस्त्र योगानें अभीष्ट गति संपादन करू. तसेच, परिधिन करून व मस्तकाचे मुऱ दाने गुरु आणि वृद्ध हांची सेवा करीत राहू; घण्याच्या इच्छेने, अनेक प्रकारच्या पाशांनी देवता, आतिथी आणि भूतें यांना त्यांचे त्यांचे जखडून गेलेले किल्येक पुरुष संन्यास घेत अस- भाग यथाविधि अर्पण करू; व सत्यवादी आणि तात; आणि मठ, पुस्तकं इत्यादिकं द्रव्यांचा ब्राह्मणांचे हितकर्ते बनून अभीष्ट गति संपादन करू. संग्रह करीत असतात. वेदव्रयी, वृत्तींचे साधन आणि पुत्र यांचाही त्याग करून जे लोक संन्यासी बनतात, त्या निर्बुद्धांना विदंड आणि वस्त्र यांचा तरी स्वीकार करावा लागतोच.

रागलोभादिक दोषांचा त्याग केल्यावांचून युधिष्ठिर हाणाला:—जा अर्जुना, मला लौ-काषायवस्त्र ग्रहण करेण-संन्यास घेणे-हे इच्छा किक आणि अलौकिक ह्या दोनही प्रकारचीं पूर्ण करण्यासाठीच होय, हें तूं लक्ष्यात ठेव. शास्त्रे अवगत आहेत. कर्मे कर आणि त्यांचा धर्मध्वज बनलेल्या संन्याशांचा हा काषायवस्त्र- त्याग कर, अशीं दोहों प्रकारांनी वेदवचने-

अध्याय एकोणिसावा.

—::—

युधिष्ठिरकृत बनवासिप्रशंसा.

मला माहीत आहेत. जीं शास्त्रे अगदीं घोऱ्या- त्व कसे नाहीं ते मी तुला सिद्ध करून दाख-
व्याचीं आहेत. त्यांचा मी हेतुपूर्वक विचार वितो. धर्मनिष्ठ लोक अध्ययन आणि तप त्यां-
केलेला आहे: व वेदामध्ये जो सिद्धांत सांगि- चेंच आचरण करीत असतात असेच दिसून
तलेला आहे त्यांचेही मीं यथाविधि ज्ञान संपा- येते. ज्यांना शाश्वत अशा लोकांनी प्राप्ति होते,
दन केले आहे. पण तुला मात्र केवळ अस्त्र- ते ऋषीही तपच करीत असतात. तसेच, ज्यांना
विद्येचें ज्ञान अमून तुं वीरवताचा अंगिकार कोणीही शत्रुच नाहीं असे दुसरेही अनेक धैर्य-
केलेला आहेस. क्षणनंच शास्त्रार्थांचे तच्च संपन्न वानप्रस्थाश्रमी लोक अरण्यामध्ये वेदपठन
जाणण्याविषयीं तुं सर्वथैव असमर्थ आहेस. तुं करीत राहून स्वर्गाला गेले आहेत. विषयांपा-
जर धर्मांकडे दृष्टि फंकलीस, तर, ज्याने शा- सून पराहृमुख होऊन आणि अज्ञानजन्य अंध-
स्त्रार्थांचे सूक्ष्मपणे निरीक्षण केले आहे व धर्म- कारापासून निवृत्त होऊन श्रेष्ठ लोक हे उत्तरा-
विषयक सिद्धांतज्ञानांत जो निष्णात आहे. यणरूपी मार्गाच्या योगाने संन्याशाला मिळ-
तोही मला अशा प्रकारे दृष्टण देणार नाही. ज्ञान्या गतीस गेले आहेत. दक्षिणायनरूपी मा-
हें तुला कट्टन वेळू, आता. हे कुर्तीपृथा गर्वाच्या योगाने युक्त असणारा जो दर्दाप्यमान्
अर्जुना, तुं बंधुप्रेमाचे अवलंबन करून जे कांहीं असा मार्ग सांगितलेला आहे, ती, जे न्मशाना-
भाषण केलेस, ते योग्य आणि न्यायाचेही मध्ये गेलेले अर्थात् दाख झालेले असरील त्या
आहे. आणि ह्याणनंच त्या तुड्या भाषणाने कर्मनिष्ठ लोकांची गति होय. पण मुकुट लो-
मी संतृष्ट आलों आहे. सर्व प्रकारचे युद्धधर्म कांना जीं गति मिळते. ती सांगता येणे अ-
आणि स्वकर्मांमध्ये कोशल या गोरीत त्रिलो- शस्य आहे. म्हणनंच योग हा मुख्य मानलेला
क्षयामध्येही तुड्या तोटीचा कोणी नाहीं. पण आहे: पण त्यांचे ज्ञान होणे कठीन भावे.
धर्मप्रतिपादक जे कांहीं शास्त्र आहे. त्यामध्ये ज्ञानी लोक सार आणि असार त्यांचा विचार
तुझा प्रवेश होणे अशक्य आहे. अर्जुना, कण्यासारीं, द्यावत कांहीं सार असेल काय?
माझ्या विचाराविषयीं तुं सांगक होऊ नको. त्यांत कांहीं असेल काय? असे म्हणून शास्त्राचे
तुं केवळ युद्धशस्त्रवंता आहेस. तुं बुद्धांची चिंतन कम्हन उन्कुष्ठ प्रकारे सिद्धांतज्ञानी
श्रुत्रां केलेली नाहीस: ह्याणनंच, संक्षेप आणि बनले. ज्याप्रमाणे कर्त्तीचा घाव तोडला तर्ही
विस्तार त्यांची ज्यांना माहीती आहे अशा त्या त्यांत कांहीं तच्च दिसत नाहीं. त्याप्रमाणे वेद-
लोकांचा सिद्धांत तुला मार्हीत नाहीं. तप वाढ, गांवे आणि वेदांत त्यांचाचून त्यांना दुम-
आणि दान हीं उभयतोही शास्त्रविहित आहेत. रीकड कांहींही सार दिसले नाहीं. तसेच कि-
असा हा ज्ञानसंपन्न लोकांचा निश्चय आहे. त्यक एकांताचा त्याग करून, शरीरामध्ये दृष्टा-
ज्यांची बुद्धि मोक्षमार्गांकडे लागली आहे. त्यर्तीस येणाऱ्या लक्षणांवरून त्या पांचभौतिक
त्यांना हे उभयतोही परम्पराहून श्रेष्ठ आहेत शरीरामध्ये इच्छा आणि द्रेष यांनी युक्त अस-
असे वाढते. कारण, कांहीं गोरीतांमध्ये तपांपक्षां णाग आनंदा वाम्बऱ्य करीत आहे. असे म्हण-
ज्ञानाला व कांहींमध्ये ज्ञानांपक्षां तपाला श्रेष्ठत्व तात. पण तो नवांनी पहातां न येणारा व
असते. असे असतां, अर्जुना, तुं ज्या अर्थी वार्णीनंही सांगता येणे अशक्य असा असून,
द्रव्याहून दुसरे कांहींही श्रेष्ठ नाहीं, असे अविवेच्याच प्राधान्याने सर्व प्राण्यांमध्ये जीव-
मार्नीन आहेस, त्या अर्थी. हा द्रव्याला मुख्य- रूपाने वाम्बऱ्य करीत असतो. यासुव, अंतः-

करण परमात्माविषयीं उन्मुख करून, आशेचा करणाने पैक. हे अजातशत्रो, तु न्यायाने ही निग्रह करून आणि कर्मजालाचा त्याग करून संपूर्ण पृथक्की जिकन थेतली आहेस; आणि जो निरहंकार बनेल तोच सुखी होतो. अर्जुना, आतां जिंकल्यानंतर तिचा व्यर्थ त्याग करणे सज्जनांनी सेवन केलेला अतीद्विद्य अशा पर- हें तुला योग्य नाही. हे महाबाहो, नार पायन्या ब्रह्माकडे जाण्याचा हा अशा प्रकारचा मार्ग असलेली आश्रमचतुष्टयस्त्री ही शिर्डी शवद्वयी असतां तु अनर्थाने युक्त असणाऱ्या अर्थाची परब्रह्माला जाऊन लागलेली आहे. यास्तव, हे (द्रव्याची) कर्शी प्रशंसा करीत आहेस! पृथक्कीपते, ते क्रमाक्रमाने योग्य प्रकारे ती हे भरतकुलोत्पन्ना. प्राचीन शास्त्रवेच्यांचे आपल्या हस्तगत करून घे. सारांश, हे पार्था, देखील विचार असेच आहेत. हेतुवादाचा विषुलदक्षिणासंपद असे मोठमोठे यज्ञ कर. अवलंब करणारे जर्जी पंडित असले, तरी त्यांना किंत्येक क्रृषि वेदाध्ययनसूर्पी यज्ञ करीत अस-सिद्धांत समजून देणे फार कर्तीण आहे. कारण, तात व किंत्येक ज्ञानसूर्पी यज्ञ करीत असतात. आत्मा नाहीं असे ह्याणणाऱ्या मुख्य लोकांचा हे पृथक्कीपते. कांहीं मूळी कर्मनिष्ठ असतात व पूर्वजनीचा संस्कार दृढ असतो. अनुत भाषण कांहीं तपानिष्ठार्ही असतात. हें तु लक्षांत ठेव. करणार, लोकांच्या संभव्यांचे त्याग्याने देणार, हे कुटीपुत्रा. हिरण्यगर्भाच्या उपासकांचे वनन आणि पृकळ वडवड करणार वहुश्रुत लोक आमच्या एकग्रांत आहे. ते असे की, जो संपूर्ण पृथक्कीमध्ये संचार करीत असतात. अर्जुना, मनूप्य यज्ञ करण्याकरिता द्रव्य संपादन कर-आलाला जर लोकिक गोर्धी कवळ नाहीत, याची इच्छा करितो. त्यांने निरिच्छ होऊन तर मग त्या ज्ञानसंपद लोकांना जाणण्याची रहाणेच फार वर. कारण, जो क्षत्रिय त्या इतर योग्यता असणार कोणाला? पण अशा प्रका- वर्णास योग्य अशा धर्माचा अवलंब करील. रने अत्यंत शास्त्रवेते महाजानी मी लेकिलेले त्याला अत्यंत दोष लागतो. यज्ञादि विधीच्या अंगांत हे कुटीपुत्रा, तपाच्या योगाने परब्रह्माची हेतुनंतर पृष्ठपणे द्रव्यसंचय कांहीं लोक करीत प्राप्ति होते; बृद्धीच्या योगाने तपाची प्राप्ति असतात; व बृद्धि दूषित ज्ञाल्याकारणाने प्राण-होते; आणि तच्चज्ञानी मनुष्याला संन्यास- प्रमाणे प्रिय असणाऱ्या त्या द्रव्याचा अयोग्य च्याच योगाने सुखप्राप्ति होते.

कर्मांकडे उपयोग करितात, योग्य कर्मांकडे करीत नाहीत. पण त्या योगाने खुणहन्त्येच पातक लागते हे त्यांना कदून येत नाही. सारांश. योग्य कोण आणि अयोग्य कोण हे कदून येत

अध्याय विसावा.

—::—

युधिष्ठिराला देवस्थानाचा उपदेश.

नसल्याबूळें दानर्थम घटणे मोठे कीरीण आहे.

वैशंपायन सांगतात:—युधिष्ठिरांने हें भाषण विधात्याने यज्ञाकारितांचे द्रव्य निर्माण केले समाप होतांच, महातपस्त्री आणि वज्ञा देव- आहे. आणि पुस्तालाही यज्ञ करण्याविषयीची स्थानसंहक मूळी युधिष्ठिराला उद्देशून अत्यंत आज्ञा केली असन त्याचा संरक्षकही केला युक्तिपूर्ण असे भाषण करू लागला. आहे. यास्तव, संपूर्ण द्रव्याचा यज्ञाकडे विनिमय-स्थान ह्याणाला:—द्रव्याहून श्रेष्ठ असे योग करावा. कारण, तसें केले असतां लाग-कांहीं नाहीं, असे जे अर्जुनाने सांगिले, लीच मनोरथ पूर्ण होतात. रत्नमय दक्षिणांनी त्याविषयीं मी तुला सांगतो ते एकाग्र अंतः. युक्त असे नानाप्रकारचे यज्ञ करून अत्यंत

तेजस्वी बनलेला इंद्र देवांवर चालून गेला, हाला कोणार्चीही भीति वाटत नाहीं व हाचीही म्हणूनच इंद्रत्वार्ची प्राप्ति होऊन तो विराजमान भीति कोणाला वाटत नाहीं अशी स्थिति होते, होऊन राहिलेला आहे. यास्तव सर्व द्रव्याचा आणि तो काम-क्रोधांचा जग करितो, तेव्हां उपयोग यज्ञाकडे उपयोग करावा. महात्मा महादेव त्याला परमात्म्याचा साक्षात्कार होतो. जेव्हां सर्व यज्ञांमध्ये शरीराचं हवन केल्यामुळेच देवा-मनूष्य क्रियेनें, अंतःकरणानें अथवा वाणीनें धिदेव शाला असून, चर्ममय वस्त्र परिभान कर-कोणार्ची प्राण्याचा द्रोह करीत नाहीं, अथवा णारा व अत्यंत कातिसंपन्न असलेला तो संपूर्ण कोणत्याही प्रकारची इच्छा करीत नाहीं, तेव्हां लोकांना व्यापून आणि कीर्तीने युक्त व विरा-तो ब्रह्मस्वरूपी बनून जातो. ह्याप्रमाणे, हे कुटी-जमान होऊन राहिलेला आहे. ज्याने आपल्या पृत्रा, प्राणी ज्या ज्या प्रकारांने ज्या ज्या धर्मांचं देखवाच्या योगांने देवाधिपति इंद्रावरही ताण आचरण करितो, त्या त्या प्रकाराच्या योगांने कफल-केली होती, त्या पृथ्वीपति आविक्षित मरुत्त स्वरूपांनें अंतःकरणांत प्रकट झालेल्या परमात्म्याचा राजाच्या यज्ञामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीच येऊन प्रत्यक्ष अनुभव घेतो. यास्तव, हे भरतकुलोत्पन्ना, नांदत होती. कारण, त्याच्या यज्ञांतील सर्व तं युद्धरूपी स्वर्भर्मांचे आचरण कर. किंवेक पांत्रे सुवर्णमय होतीं. हे भूपतिशेषा, स्वतः लोक प्रेमार्चीच प्रशंसा करीत असतात; दुसरे मनूष्य असतांही ऐश्वर्याच्या योगांने इंद्राच्याही प्रयत्न हात उत्कृष्ट असू म्हणतात; काही लोक वर ताण करणारा हरिश्चंद्र हा तुला ऐकून ह्या दोहोंपैकी एकालाही उत्कृष्ट समजत नाहीत; माहीतच असेल. तो देखील यज्ञ केल्यामुळेच किंवेक दोहोंचीही प्रशंसा करीत नाहीत; आणि पुण्यसंपन्न आणि शोकशूद्य शाला. म्हणूनच दुसरे काही लोक त्या दोहोंचीही प्रशंसा करि-यज्ञाकडे संपूर्ण द्रव्याचा उपयोग केला पाहिजे. तात. तसेच किंवेक यज्ञार्चीच प्रशंसा करितात;

अध्याय एकविसावा.

युधिष्ठिराला देवस्थानाचा उपदेश.

देवस्थान म्हणाला:—इंद्राने योग्य वेदी प्रश्न असतात. किंत्यक एकांतवासाचा अभ्यास कर-
केला असता बृहस्पतीने जे त्याला उत्तर दिले, णोर लोक शत्रुंना मारून, तोडून, फोडून मिळ-
तो प्राचीन इतिहास ह्याविषयी टृष्णांतावाखल णारे व प्रजेच्या संरक्षणास कारणभूत असणारे जे
सांगत असतात. संतोष हाच उत्कृष्ट प्रकारचा राज्य, त्याचीच प्रशंसा करितात. हे सर्व टृष्णा-
स्वर्ग, आणि संतोष हेच अत्यंत सुख होय. त्यतीस आल्यामुळे ज्ञानी लोकांचा असा सिद्धांत
संतोषाहून शेष असे दुसरे कांहीं नाही. संतो- आहे की, प्राण्यांचा द्रोह न करिता जो धर्म
वाच्याच योगाने कायमची आणि उत्कृष्ट अशी घेडे, तोच सन्मान्य होय. कोणाचाही द्रोह न
फलप्राप्त होते. ज्याप्रमाणे कर्म आपले अवयव करणे, सत्य भाषण करणे, आपल्या संपत्तींत
आकुंचित करितो, त्याप्रमाणे जेव्हां मनुष्य आप- दुसऱ्याचाही भाग आहे असे समजणे, दुसऱ्या-
ल्या सर्वही इच्छा नष्ट करून याकतो, तेव्हां लाही आपल्या संपत्तीचा अंश देणे, दया, इंद्रिय-
लागलीच त्याच्या अंतःकरणामध्ये प्रसन्न असे दमन, स्वस्त्रीच्या ठिकाणीं प्रजोत्पत्ति, मृदुपणा,
परमात्मरूपी तेज वास्तव्य करून लागतें, ज्ञा वेदीं लोकलज्ञा आणि चंचलपणाचा अभाव हाच

मुख्य म्हणून मानलेला धर्म होय, असे स्वायंभूव रपि अर्जुन हा धर्थभ्रष्ट न झालेल्या पण अंतः-मनूने सांगितले आहे. यास्तव, हे कृतीपुत्रा, तु करणांत विन्न होऊन गेलेल्या आपल्या ज्येष्ठ प्रयत्नपूर्वक या राज्याचें पालन कर. जो क्षत्रिय बंधूला क्षणाला, “हे धर्मज्ञा नरशेषा, क्षत्रिय-राज्यावर असतां सदोदीत इंद्रियनियन्त्रितसंपत्त धर्माचा अवलंब करून शत्रुंना जिकून हें असतो, पिय आणि अपिय या दोहोंची योग्यता अन्यत दुःखम असे राज्य संपादन केले असून सारखीच समजतो, पंचमहायज्ञ करून अवशिष्ट तुं असा दुःखी कां होत आहेस ? तुं क्षत्रियांचे राहिलेले अन्न भक्षण करितो, सर्व शास्त्रार्थांची धर्म लक्ष्यात आण. कारण, हे महाराजा, त्यात तत्वं जाणतो, असज्जनांचा नियह आणि साधु-क्षत्रियांना संग्रामात येणारे मरण हें अनेक वर अनुग्रह करण्यामध्ये आसक्त होऊन रहातो, यज्ञांहून अधिक योग्यतेचें आहे असे मत आहे. सर्व प्रजांना धर्ममार्गानें वागवयास लावून तप आणि त्याग हे ब्राह्मणांच्या परलोकप्राप्तीस स्वतः धर्मनिं वागतो, पुत्र आल्यानंतर त्याज- कारणभूत असलेले धर्मविधि असून, हे प्रभो, कडे संपत्ति देऊन अरण्यात गेल्यानंतर वन्य- संग्रामामध्ये मरणे हात्र क्षत्रियांचा धर्म सांगिपदार्थावरच उपजीविका करून रहातो. व आल- तलेला आहे. ज्याचा शस्त्रार्थी कायमचा संबंध स्याचा त्याग करून वेदविहित कर्म करितो, आहे असा हा क्षात्रवर्धी फार भयंकर आहे. तो राजा धर्मनिष्ठ होय. त्याला इहलोक आणि हे भरतकुलशेषा, संग्रामामध्ये संघि येतांच परलोक हे उभयतांही कलदायक होतात. मोक्ष शस्त्रांन शत्रूचा वध करणे हाही क्षत्रियांचा धर्म हा अल्यंत दुष्प्राप्य असून त्यान्या प्राप्तीला फार आहे. हे राजा, ब्राह्मण जरी क्षत्रियधर्माने विन्ने येतात असे माझे मत आहे. पण याप्र- वागूं लागला, तरीही त्याचे जीवित प्रशंसनीय माणे धर्माचरण करू लागलेले. सत्य भाषण, होय. कारण, क्षत्रियजाति ब्राह्मणापासून निर्माण दान आणि तप यांविषयी तत्पर असलेले. आलेली आहे. हे नराधिपते, संन्यास, यज्ञ, अक्रूरत्वादि गुणांनी युक्त असलेले. कामक्रो- तप अथवा परद्रव्यावर उपजीविका करणे ही धादि-विहित असलेले, प्रजापालनाविषयी क्षत्रियाला विहित नाहीत. यास्तव, हे भरत-उयुक्त असलेले, उक्षुष्ट प्रकारच्या धर्माचे अव- कुलशेषा. सर्व धर्म जाणणारा, धर्मात्मा, बुद्धिमान, लंबन करणारे. आणि गोब्राह्मणांच्या संरक्षणा- चतुर आणि लोकांमध्ये निकृष्ट कोणतें व उक्षुष्ट सारीं युद्ध करणारे भूपति त्या उक्षुष्ट गतीस कोणतें हें अवगत असलेला अशा प्रकारचा तूं पोहोंचले आहेत. याप्रमाणे, हे शत्रुतापना, रुद्र, राजा असल्यामुळे, हा संतापजन्य शोक सोडून वसु, आदित्य, साध्य आणि राजर्षींचा समुदाय सांनीं लक्षपूर्वक या धर्माचा आश्रय केला देऊन स्वर्कर्मे करण्याविषयीं उयुक्त होे. क्षत्रियांचे अंतःकरण विशेषेकरून ब्राह्मासारखे असलेले पाहिजे. हे नरेंद्रा, तुं क्षात्रधर्माने कठीण असलें पाहिजे. तुं शत्रुंना जिकून निष्कट्क राज्य संपादन केले आहेस. तेहों आतां अंतःकरणाचा नियह करून यज्ञ, दान इत्यादिकांविषयी तत्पर होऊन राज्याचा उपभोग घेत रहा. इंद्र हा ब्रह्मदेवाचा पुत्र असून तो आपल्या कर्माने क्षत्रिय शाळा, व त्याने पापमय आचरण असलेल्या आराशे

अध्याय बाविसावा.

—०:—

अर्जुनाचे भाषण.

वैशंपायन सांगतातः—याच संधीला पुन-

दहा बांधवांचा वध केला. त्याचें तें कर्म प्रशं- आणि इतरही सर्व प्राणी यांचे पोषण गृहस्था- सनीय आणि समाननीय असल्यामुळे, हे प्रजा- श्रमिच करीत असतो. झणूनच गृहस्थाश्रमी घिपते, त्याला देवेंद्रन्वाची प्राप्ति झाली, असे श्रेष्ठ होय. गृहस्थाश्रम हा चारही आश्रमांमध्ये ऐकण्यांत आहे. यास्तव, हे महाराजा, संता- आचरण करण्यास कठीण आहे. ह्यास्तव, हे पाचा त्याग करून तूंही इंद्रप्रामाणे चिरकाल- पार्था, ज्यांचीं इंद्रिये दुर्बल आहेत त्यांना पर्यंत विषुलदक्षिणायुक्त असलेले यज्ञ करीत आचरण करितां येण्यास अशक्य अशा या रहा. हे क्षत्रियश्रेष्ठा, अशी स्थिति प्राप्त झाली गृहस्थाश्रमांतील विधींचे आतां तूं आचरण कर. आहे झणून कोणाच्याही संबंधाने शोक करूं तुला संपूर्ण वेदाचे ज्ञान असून तूं विषुल तप- नको. कारण, ते आमचे शत्रु क्षत्रियर्थाप्रमाणे श्वर्याही कलेली आहेस. झणूनच, धुरेचा बळ शश्वप्रहाराने पवित्र झाल्यामुळे उक्तुष्ट प्रकार- ज्याप्रामाणे धुरेचा भार आपल्यावर घेतो, त्या- च्या गतीला पोहांचलेले आहेत. हे भरतकुल- प्रमाणे पितृपितामहादिक क्रमांने प्राप्त झालेला श्रेष्ठा, असे होणे हें भावितव्यच होतें: आणि राज्याचा भार तूं आपल्यावर घेणे योग्य आहे. त्याचप्रामाणे घडून आलेले आहे. कारण, हे हे महाराजा, तप, यज्ञ, विद्या, भिक्षा, ईद्रिय- नृपत्रेष्ठा, दैवगतीचे उल्लंघन करितां घेणे निग्रह, ध्यान, एकांतवास, संतोष आणि यथा- अशक्य आहे! ”

अध्याय तेविसावा.

—००—

व्यासकृत गृहस्थाश्रमप्रशंसा.

वैशंपायन सांगतात:—याप्रामाणे अर्जुनानं प्रजांचे संरक्षण, संपूर्ण वेदाचे ज्ञान, तप, सदा- सांगितलें असतांही कुरुकुलोत्पन्न कुर्तीपुत्र युधि- चार, विषुल द्रव्याचे अर्जन व त्याचे सप्तांत्रीं छिराने कांही उत्तर दिले नाही. तेहांचा व्यास वान हींच राजांची पवित्र कर्म होत; आणि, मुनि भाषण करूं लागले.

व्यास झाणाले:—हे सौम्या युधिष्ठिरा, साधनास काणभूत होतात, असे आमच्या अर्जुनाचे हें भाषण अगदीं खरे आहे. शास्त्रा- ऐकण्यांत आहे. हे कुर्तीपुत्रा, या सर्व कर्म- मध्ये दृष्टिगोचर होणारा जो श्रेष्ठ धर्म, तो मध्ये दृढधारण हें श्रेष्ठ होय असे सांगितलेले गृहस्थाश्रमांचे अवलंबन करून राहिलेला आहे. आहे. कारण, क्षत्रियांचे टिकाणी बळ हें निय- यास्तव, हे धर्मज्ञा, तूं शास्त्रांत सांगितल्या- मानं वास्तव्य करणारे असून बळच दंडाचा प्रमाणे यथाविधि स्वर्थर्मांचे आचरण कर. आधारसंभ आहे. हे राजा, इति विद्या क्षत्रि- गृहस्थाश्रमाचा त्याग करून अरण्यांत जाणे यांना सिद्धि देणाऱ्या आहेत, याविषयीं बृह- हा धर्म तुला विहित नाही. गृहस्थाश्रमी म्पतीनं ही गाथा झटलेली आहे: चिलामध्ये मनुष्याच्याच आधाराने देव, पितर, अ- वसत असलेल्या मृपकांना ज्याप्रमाणे सर्व भक्षण तिथि आणि पोष्यवर्ग आपली उपर्जिविका करितो, त्याप्रमाणे शत्रूशीं विरोध न करणारा चालवीत असतात. यास्तव, हे पृथ्वीपते, तूं क्षत्रिय आणि प्रवास न करणारा ब्राह्मण या त्यांचे पोषण कर. हे प्रजाधिपते, पक्षी, पशु, उभयतांना ही भूमि ग्रासून याकते. प्राचेतस

दक्षाप्रमाणे राजविं सुयुग्माला दंडधारणाच्या केलेली आहे. यास्तव, मी चोर आहे असे सम-योगानेच श्रेष्ठ अशा सिद्धीची प्राप्ति झाली जून तुं म्बधर्मीचे पालन कर. अर्थात्, हे नरा-होती असे एकण्यांत आहे.

विपते, तु मला सन्वर चोरास योग्य अशा प्रका-

युधिष्ठिर विचारतोः—भगवन्, कोणत्या रन्ही शिक्षा दे.”

कर्माच्या योगाने सुयुग्माला उन्हून प्रकारची युधिष्ठिरा, शाप्रमाणे शंखाने भाषण केल्या-सिद्धि प्राप्त झाली हे त्यांचे चरित्र एकण्याची नंतर, प्रशंसनीय आचरण असलेला लिखित त्याच्या सांगण्यावरून सुयुग्म नृपाकडे गेला.

शंखलिखितवृत्तांतवर्णन.

तेव्हां, हे महाबाहो, लिखित आला आहे असे

त्यास सांगतात:—याविष्यी पूर्वीचा एक द्वारापालांच्या तोङ्न एकतांच प्रजाधिपति सुयुग्म इतिहास तांगत असतात तो असा:—पूर्वी शंख अमात्यांना बोरवर घेऊन पायीच त्याला सा-आणि लिखित या नावांचे प्रशंसनीय आचरण मोरा गेला: व भेट आन्यानंतर त्या धर्मज्ञश्रेष्ठा-असलेले दोन वंथु असून, न्यार्ची रग्य अर्थी ला राजा म्हणाला की. ‘हे भगवन्, आपले दोन निरनिराळीं वस्तिस्थाने होतीं. ती इकडे आगमन कोणत्या हेतुने झाले आहे? आ-बाहुदा नदीच्या तीरावर असून सदार्दीत पृष्ठे पण आपले अभीष्ट सांगितले कीं लागलीच ते व फले येणाऱ्या वृक्षांनी परिवर्तित होतीं. पुढे मीं केले असे समजा. सुयुग्म राजाने असे भा-एकदा लिखित शंखाच्या आश्रमामध्ये आला. पण करितांच तो ब्रह्मपि म्हणाला, ‘राजा, तेव्हां शंखवी साहजिक गीतांने आश्रमांतुन वा- माझा मनोरथ पूर्ण करीन अर्थी प्रतिज्ञा केली हेर निघून गेला होता. तो आपला वंथु शंख आहेस. तेव्हां आतां तुला तसें करणे योग्य याच्या आश्रमामध्ये गेला आणि तेथे त्याने आहे. हे नंतरेता महाराजा, माझ्या ज्येष्ठ वंथु-पक झालेलीं कफे पाडलीं व तीं घेऊन निः- च्या अनुमतीवांचून मीं त्याचीं कफे भक्षण शंकपणे भक्षण केलीं. तो तीं भक्षण करीत आहे केलीं आहेत. यास्तव, मला त्याच्याद्वाले शासन कर. इतक्यांत शंखवी आणल्या आश्रमांत आला. सुयुग्म म्हणाला:—हे ब्राह्मणश्रेष्ठा, दंड कर-तेव्हां कफे खात असलेल्या त्या वंथुला अव- ष्याविष्यीं जर आपणाला राजा हात्य प्रमाण लोकन करून शंखाने विचारले कीं. तुला हीं आहे. तर त्याचप्रमाणे तुझ्या कृत्याला अनुमति फले कोणाकडून मिळालीं? आणि तं तीं कशा- मिळण्यासही तोच कारण असला पाहिजे. या-करितां भक्षण करीत आहेस! हे एकून आ- स्तव, अन्यंत नियमनिष्ठ आणि कर्मांने पवित्र पल्या त्या ज्येष्ठ वंथुच्या जवळ जाऊन व असणाऱ्या आपणाला मीं या कामीं अनुमति त्याला प्रणाम करून हसत हसत लिखिताने देत आहे. यास्तव, आतां आपण आपले दुसरे “मीं तीं येथूनच काढून घेतलीं” असे सांगि- मनोरथ सांगा. मीं आपली आज्ञा मान्य करीन. तेले. हे एकून अन्यंत कोपाविष्ट होऊन शंख त्यास सांगतात:—त्याप्रमाणे तो महात्मा त्याला म्हणाला. “तं हीं कफे स्वतःच ग्रहण राजा जरी प्रार्थना करू लागला, तरी एका केलींस हें चौर्य केलेले आहेस. तेव्हां जा, आर्ण शिक्षेवांचून त्या ब्रह्मर्षीनिं दुसरी कोणतीही अ-राजाकडे जाऊन आपण केलेले कर्म त्याला भीष्ट वस्तु मागितली नाहीं. तेव्हां त्या पृथ्वी-सांग. तें असे कीं, ‘हे नृपतिश्रेष्ठा, मीं अशा पर्तांने महात्म्या लिखिताचा करच्छेद करविला. पकारे दुसऱ्याने न देतां त्याची वस्तु ग्रहण त्याप्रमाणे दंड शाळ्यानंतर तो लिखित निघू-

गेला; व आपला बंधु याजकडे जाऊन दुःखा- होऊँ देऊँ नको. हे धर्मज्ञश्रेष्ठा, या आपल्या कुल होऊन असे म्हणाला कीं, मज दुर्बुद्धीला बंधूचे हितकारक वाक्य ऐक. हे राजा, दंडन शासन शाळे आहे. यास्तव आतां तू मलाक्षमा कर. हाच क्षत्रियांचा धर्म आहे, मुंडन नव्हे !

शंख म्हणाला:—हे धर्मज्ञा, मी तुजवर कोप करीत नाहीं, अथवा तुला दोषही देत नाहीं. पण तुझ्या हातून धर्माचा अतिक्रम घडला म्हणूनच त्याची ही निष्कृति केली आहे. यास्तव, तू सल्वर बाहुदा नदीवर जाऊन देव, ऋषि आणि पितर याचें यथाविधि तर्पण कर. अधर्माकडे अंतःकरणाची प्रवृत्ति करू नको.

हें शंखाचे भाषण ऐकून, त्या वेळी त्या पवित्र नदीमध्ये स्नान करून लिखित पितरांचे तर्पण करण्याचा उपक्रम करू लागला. तेव्हां त्याचे ते दोनही हात निर्माण होऊन कमला- प्रमाणे सुंदर दिसू लागले. तेव्हां त्याने आश्वर्य- चक्रित होऊन आपले हात आपल्या बंधूला पालन कर. हे भरतकुलश्रेष्ठा पार्था, अर- दाखविले असतां त्याचा बंधु शंख म्हणाला एव्यामध्ये या विचायानीं दुःखमय वसरीचा कीं, ‘मी हें तपःसामर्थ्याने केलं आहे. याविधर्यां तुला शंखा नको. देवी सामर्थ्याने होणाऱ्या दुखाच्या शेवटी त्याना मुखाचा अनुभव घेऊ गोरी इहलोकीं करितां येतात.’

लिखित म्हणाला:—हे महाकांतिसंपन्ना द्विज- अर्थ आणि काम या त्रिवर्गाचा उपभोग वे आणि श्रेष्ठा, तुझ्या तपाचा असा प्रभाव असतां मला नंतर अरण्यामध्ये निघून जा. हे भरतकुलोत्पन्ना, तूं पूर्वीच कां पवित्र केलं नव्हास ?

शंख म्हणाला:—मीं असेंच करावयास प्रथम केंद्र कर. इतर सबै गोरीं या तुला मागून पाहिजे होते. कारण, तुला शासन करण्याचा करितां येतील. हे कुरुनंदना, सर्वमेथ आणि अधिकार माझा नाही, तो राजाचा आहे; आणि अध्येत्य हे यज्ञ तूं प्रथम कर; म्हणजे, हे ते केल्यामुळे तो राजा आणि आपल्या पितरां- महाराजा तूं पुढे उन्हूऱ्य प्रकारच्या गर्तीस जाशील. सहवर्तमान तूंही पवित्र जाला आहेस.

व्यास सांगतात:—हे पांडवश्रेष्ठा, त्या दंडन- कडूनही विपुलदक्षिणासंपन्न असे यज्ञ कर- रूपी कर्माच्या योगाने तो राजा श्रेष्ठत्व पावला; विलेस म्हणजे तुला निस्पम कीर्तीची प्राप्ति व प्राचेतस दक्षाप्रमाणे त्यालाही उन्हूऱ्य प्रका- होईल. हे कुरुकुलोत्तमा पुरुषश्रेष्ठा, तुं म्हणणे रची सिद्धि मिळाली. सारांश, हे महाराजा, काय आहे हे आम्ही जाणत आहो. यास्तव, प्रजांचे पालन करणे हा क्षत्रियांचा धर्म असून हे नरपते, काय केलं असतां तूं धर्मश्रेष्ठ होणार शाहून अन्यथर्म हा केवल उन्मार्ग होय. यास्तव, नव्हास ते सांगतो ऐक. हे प्रजाधिपते युधितूं आतां शोक करण्याकडे मनाची प्रवृत्ति घिरा, वैष्णवशून्य अशा धर्मामध्ये निष्णात

अध्याय चोविसावा.

—०:—

व्यासकृत राजधर्मोपदेश.

वैशंपायन सांगतात:—याप्रमाणे सांगून महर्षिं व्यास मुनि कुंतीपुत्र युधिष्ठिराला पुनः म्हणाले, “आ युधिष्ठिरा, अरण्यामध्ये वसत असतांना तुझ्या या बुद्धिमान् वंधूनीं जे मनोरथ केले होते, ते या महारथी पुस्तांचे मनोरथ पूर्ण होऊँ दे. यास्तव, हे भरतकुलश्रेष्ठा पार्था, नहुषकुलोत्पन्न यथातीप्रमाणे तूं या पूर्वीचे चक्रित होऊन आपले हात आपल्या बंधूला पालन कर. हे भरतकुलोत्पन्ना युधिष्ठिरा, अर- दाखविले असतां त्याचा बंधु शंख म्हणाला एव्यामध्ये या विचायानीं दुःखमय वसरीचा कीं, ‘मी हें तपःसामर्थ्याने केलं आहे. याविधर्यां तुला शंखा नको. देवी सामर्थ्याने होणाऱ्या दुखाच्या शेवटी त्याना मुखाचा अनुभव घेऊ गोरी इहलोकीं करितां येतात.’

देवता, पितर आणि अतिथि यांच्या ऋणाची

देवता, हे प्रजाधिपते, आपल्या बंधुसहवर्तमान धर्म,

अर्थ आणि काम या त्रिवर्गाचा उपभोग वे आणि

श्रेष्ठ, तुझ्या तपाचा असा प्रभाव असतां मला नंतर अरण्यामध्ये निघून जा. हे भरतकुलोत्पन्ना,

तूं पूर्वीच कां पवित्र केलं नव्हास ?

देवता, पितर आणि अतिथि यांच्या ऋणाची

देवता, हे पांडुपुत्रा, तूं आपल्याप्रमाणे च आपल्या बंध-

ुप्राप्तीं च आपल्याप्रमाणे च आपल्या बंध-

असणारे मूनि युद्धाचा अंगीकार करून विजयशी आघातानें अथवा चौरप्रभूतर्निंच्या ब्रासानें हानि संपादन केलेल्या क्षत्रियाच्या धर्माची व्यवस्था होणे हे सर्व राजाचेच पातक होय. उद्भुष्ट प्रकारे सांगत असतात, ती अर्थाः—जो नुपति शास्त्र- विचार करून, न्यायाचा अवलंब करून व सर्व जन्य ज्ञानाचा अवलंब करून देण आणि काळ योग्य पूर्मधारे साहाय्य घेऊन जर शौर्यकर्म यांची प्रतीक्षा करीत राहिल्यामुळे शत्रुंची कृत्यें केले, तर, हे युधिष्ठिर, अथव घडत नाही; मग सहन करितो, त्याला पातक लागत नाही, हे न्यायं फल मिळो अथवा न मिळो, किंत्येकांची पृथ्वीपतं, पष्ठांशुरुपी कर घेऊन जो राजा कार्ये आरंभ केल्यानंतर मध्येच विच्छिन्न हो-रायांचे संरक्षण करीत नाहीं, त्याला रायाक- तात: आणि किंत्येकांची देवयोगाने सिद्धही इन घडणाऱ्या पातकाच्या चतुर्थांशाचा खर्वीकार होतात, पण राजानें उद्योग केला क्षणजे आले; करावा लागतो, आणखीही राजानें काय केले कार्यसिद्धि झाली नाही क्षणन काहीं त्याला दोष असतां तो स्वधर्मभ्रष्ट होत नाहीं ते तुला सां- लागत नाहीं, हे पांडुपत्रा नुपत्रेष्ठा युधिगतों, ऐक, जो राजा ईद्रियांचा निश्रह करून दिगा, याविषयी मी तुला ही प्राचीन राजपिंथमाच्या अनुरोधाने वागतो, व भीमांचा त्याग

हयग्रीव याची कथा

करून आणि कामकोऽधांना दुर्भूगास्त्र देऊन सांगतों, शर व क्रिंश न होता कर्म करणाऱ्या शास्त्रज्ञानजन्य विचारांचा अवलंब करितो, व त्या राजानं प्रथम शत्रुंचा वध केल्यानंतर, पिन्याप्रमाणें सर्व प्रजांवर समदृष्ट उवतो, त्याला कोणांही साहाय्य नसल्यामुळे संग्रामामध्ये पातक लागत नाहीं, हे महाकांतिसंपत्ता, ५- प्रगजय करून त्याचा शत्रुंची वध केला, तथापि खांदे करण्याच्या वेदीं काही ईविक अडू- शत्रुच्या निश्रहाविषयीचे जे कर्तव्य आणि थळा आल्यामुळे जग त्याच्या हातन ते कर्म प्रजेच्या पालनाविषयीं जी उद्भुष्ट प्रकारची शेवटास गेले नाहीं, तर त्यांने धर्माचा अतिक्रम उद्युक्ता, ती दोन्ही कर्मेकल्यामुळे, कीर्तिं मिळून केला असे होत नाहीं, युधिष्ठिर, विचार न वृत संग्राम केल्यामुळे तो हयग्रीव स्वर्गामध्ये करितों, गडवडींने असो अथवा चृद्धिएवक असो, आनंदांत राहिलेला आहे, शत्रुंचा वध करण्याशत्रुंचा निश्रह केलाच पाहिजे: आपल्या रा- विषयीं उद्युक्त आलेला व शत्रुं संग्रामामध्ये ज्याला पापिष्ठ लोकांचा सदवारा होऊ देऊ नये: यिन्हविच्छिन्न करून वध करू लागल्यामुळे गत-पुण्य करावें: शर, सदाचारसंपन्न आणि विद्रूप प्राण झालेला तो कर्मनिःष्ट महान्मा हयग्रीव यांचा सन्कार करावा: वेदांत आणि कर्मकांड कृतकृत्य होऊन स्वर्गलोकामध्ये वासतव्य करीत योंचे ज्ञान असलेल्या व धनसंपत्त लोकांचे आहे, ज्यामध्ये धनूष्य हा यूप, त्याची दोरी ही विषेकरून पालन करावें: विवादाचा व धर्माचा रक्षणा, ब्राण ही सुजा, खडग ही सुवा, रक्त हे निर्णय करण्याच्या कामीं अंनक बहुश्रूत पृष्ठ- शूत, रथ ही वेदी, युद्धास कारणभूत असणारा पांची योजना करावी: गुणसंपन्न अशाही एकाच क्रोध हा अशी, आणि अश्वप्रभूति चतुरंग मनुष्यावर शहाण्यानं विश्वास ठेवू नये: सन्य हे ज्यांत कृत्विज आहेत, अशा त्या यज-प्रजेचं संरक्षण न करणारा, उद्धृत, मानी, तात्र्यांने रुपी अशीमामध्ये शत्रुंची आहुति दिल्यामुळे तो वागणारा व असुया करणारा जो राजा, त्याला वेगसंपत्त नृपत्रेष्ठ पापमुक्त झाला: व युद्धरुपी पातक लागतें: आणि त्याला दुर्दात असे क्षण- अवभूतामध्ये प्राणाची आहुति देऊन तो तात संरक्षण केल्या जाणाऱ्या प्रजेची देविक हयग्रीव आतां देवलोकामध्ये आनंदांत राहिलेला

आहे. कर्तव्याविषयीं उत्साह आणि अभिमान व्यास ह्याले:—मनुष्याला कोणत्याही त्याग हांचा अवलंब करून, दिव्यफलदायक गोरीची कर्मांने अथवा यज्ञयागादिकाच्या यज्ञयागादिक किया व ऐश्वर्याकिक फल योगानेप्राप्ति होत नाही, अथवा त्याला सुखदुःख देणारीं इतर क्रमे आणि दंडनीति यांना वाध दणाराही कोणी आंह असें नाही. कारण, कालक्र-न येईल अशा प्रकारची अवस्था डेवून पृथ्वीचं मानें यांगाशी घडाऱ्या ह्याणून विधात्याने उरविपालन केल्यामुळे धर्मशाल महात्मा हयग्रीव लेले असेल, त्याच सर्व गोरीची मनुष्याला त्या सांप्रत देवलोकामध्ये आनंद पावत आहे. संया-वेदी प्राप्ति होते. बृद्ध अथवा शास्त्राच्यन मामध्ये जय मिळविल्यामुळे, प्रजेचे पालन यांच्या योगानें देवील मनुष्याला ती वेळ केल्यामुळे, यज्ञ करून सोमरस प्राशन केल्यामुळे. आल्यावांच्यन कोणत्याही गोरीची प्राप्ति होणे द्विजेष्ठांना तूप केल्यामुळे. आणि योग्य शक्य नाही; आणि मूर्ख मनुष्यालाही एवाचा प्रकारे प्रजेचे शासन केल्यामुळे संग्रामांत गत-वेदी अर्थप्राप्ति होते. कारण, कालाला कोणप्राण झालेला हयग्रीव स्वर्गलोकामध्ये आनंदांत तीही गोट घटवून आणण्याविषयीं विशिष्ट आहे. सजन, विद्रौन आणि इतरही सर्व लोकहे अर्काचीच अंपक्षा असते असें नाही. अभ्युद-ज्याच्या संमाननीय आणि प्रशंसनीय वर्तनाला याचा काल असल्यावांचून शिलंप, मंत्र अथवा बहुमान देतात, तो पवित्रकर्तिसंपन्न महात्मा न्वर्ग आशाधि फलदायक होत नाहीत; आणि अभ्यु-संपादन कसून वीर लोकांस योग्य अशी गति दियाचा काल आला ह्याणजे तीच कालाच मिळवून सिद्धि पावला आहे.

अध्याय पंचविमात्रा.

—::—

व्यासकृत कालवर्णन.

वेशंपायन संसागततः—अर्जुन कोणविष्ट आला व कालाच्याच योगानें वृक्षांचे पोषण होते, असतां, व्यासांचे भाषण एकल्यानंतर त्यांची कालाच्याच योगानें रात्रीहा अंधकारमय अस-अनुमति घेऊन कुर्तापूर्व युधिष्ठिर पूनर्गमि व्यासमुळे कृष्णवर्ण व चंद्रप्रकाशयुक्त असल्यांबोलूं लागला.

युधिष्ठिर ह्याला:—आज हे पृथ्वीचं नंद्रांने मंडल परिषिर्ण होते, समय आल्याराज्य आणि नानाप्रकारचे विषयभोग मला वांचून दृक्षांना पूर्णफले येत नाहीत. काला-सुखदायक होत नाहीत. कारण, मला हा गोंक वांचून नद्या वेगानें वहात नाहीत. पक्षी, सर्प व्यापून सोर्डीत आहे. हे मुने, वर अशा आणि हरणे व गज इत्यादिक पर्वतावर पतीनीं वियुक्त आल्यामुळे शृण्य होऊन गेलेल्या वास्तव्य करणार पशु ह्यांना ह्या लोकामध्ये स्थियांचा हा विलाप कानीं पडत असल्यामुळे अवेदीं मद येत नाही; स्थियांचे गमधारण माझ्या अंतःकरणाला यांति मिळत नाही. असें अवेदीं होत नाहीं; शीत, उण आणि वृष्टि युर्धिष्ठिरानें भाषण केले असतां योगिश्रेष्ठ, वेद-हीं अवेदींच उद्घवत नाहीत; मनुष्य अवेदीं पारंगत, महाज्ञानी अस धर्मवें व्यास मुनि मरण पावत नाहीं व उत्पन्न होत नाहीं; वेळ त्याला उत्तर देऊ लागले.

आल्यावांचून बालक बोलूं लागत नाहीं;

अकालीं तासुण्य येत नाहीं; पेरलेलं धान्य हजारों कारणे आणि आनंदाची शंकडों कारणे अवेळीं उगवून येत नाहीं; अंवळीं सूर्याचा उदय प्रत्यहीं मुख मनुष्याच्या अंतःकरणांत प्रविश होत नाहीं व अंवळीं तो अस्ताचलावरही जात होतात; नी नच्चेवस्याच्या हृदयांत शिरत नाहीत. नाहीं; अंवळीं चंद्राची वृद्धि अथवा क्षय असो; द्याप्रमाणे प्रिय असणारीं सुखं आणि होत नाहीं, व मोठमोठ्या तरगांनी शोभणारा अप्रिय असणारीं दुःखं हीं कालाच्याच योगाने समुद्रही अंवळीं क्षय अथवा वृद्धि पावत नाहीं. आपापल्या भागाच्या अनुरोधाने प्राण्याकडे येत याविषयीं, युधिष्ठिरा, दुःखाकूल झालेल्या असतात. वस्तुतः द्या जगांत विशेषकरून दुःख-

सेननिन राजाचे उद्धार

चेच वास्तव्य आहे; तसें सुखाचे नाहीं. म्हणून आचीन इतिहास हणन सांगत असतात. द्या नच वारंवार तेंदुःखच प्रत्ययास येते. आरोच्या दुःख कालक्रमाचा संबंध सर्व मनुष्यांना जडतो. योगाने अंतःकरण अस्वस्थ झाले म्हणजे दुःख कारण. कालाच्याच योगाने कर्मफल परिपक्व उत्पन्न होते, व दुःखाचा नाश झाला म्हणजे होत्तर सर्व पृथ्वीपिति मरण पावत असतात. सुख उद्घवते. सुखाच्या मागे दुःख आणि दुःख-राजा, ते अन्य मनुष्यांचा वय कर्गित किंवा च्या मागे मुख हीं अगदी लागून राहिलेली दुसरे लोक त्यांचा प्राण घेतात असे ज्ञाणाने आहत. कोणालाही दुःखाची अथवा सुखाची हीं एक लोकांची सक्रितिक भाषा आहे. प्राणी कायमपणे होत नाहीं. सुखाच्या शेवटी वस्तुतः कोणी मनुष्य कोणाचा वय कर्गित दुःख हें अवश्य असते; व प्रवाद्या वेळी दुःखानाहीं व तोही कोणाकडून वय केला जात पासूनही सुख होते. यामुळे ज्याला शाखत नाहीं. कोणी मनुष्य दुसरा आपला वय कर्गित अशा सुखाची इच्छा असेल. त्याने द्या दोहो-आहे असे मानतो, व कोणी तो कर्गित चाही त्याग केला पाहिजे. सुखाचा नाश हेच नाहीं असे समजतो. ते काहीं असते तरी दुःखाच्या उत्पत्तीचे स्थान असून. दुःखाचा प्राण्यांची उत्पत्ति आणि नाश हीं भाभावतःन भेवउ हेच सुखाचे उत्पत्तिस्थान आहे. ज्यामुळे ठरलेली आहत. द्रव्याचा नाश झाला असतां गोळ अथवा पीटिच्या योगाने अभिवृद्धि पाव-अथवा स्फी, पत्र किंवा पिता मृत आला असतां. गोळ संताप होतो. अथवा अम होतात. तो 'अरेरे! हे सर्व दुःखमय आहे!' असा विचार जरी आपल्या शरीराचा एक अवयव असला करून त्या दुःखाचा नाश होईल असेच आ- तरीही त्याचा त्याग केला पाहिजे. सुख असो, चरण केले पाहिजे. असे असतां ते मोह पावून दुःख असो. प्रिय असो अथवा अप्रिय असो, असा शोक काय करीत आहेस? आणि शोका- ते जसजसे प्राप होईल तस्तसे अंतःकरणाच्या क्रांत झालेल्या द्या लोकांविषयीं काय म्हणन अधीन न होतां उपभोगिले पाहिजे. हे युधिष्ठिरहठवत बसला आहेस? संकट आल्यानंतर घिरा, ते आपल्या रुपित्रांचे थोडेही प्रिय करू दुःख करीत बसणे आणि भयंकर प्रसंगी गांग- लागलास म्हणजे कोण. कोणाचा. कोणत्या रून जाणे हें मूर्खाचे लक्षण होय. वस्तुतः हें हत्तूने आणिकरा प्रकारे असतो हें तुलाकळून शरीरही माझे नक्के; आणि लोकिक व्यवहाराने येईल. द्या लोकांत जे अत्यंत मर्ख असतात अथवा पाहिले असतां, ही सर्वही पृथ्वी माझी असून, जे ज्ञानामध्ये अत्यंत पारंगत होऊन गेले जरी माझी तशीच दुसऱ्यांचीही आहे, असा जो असतात, तेच सुखाने नांदत असतात: मध्यम विचार करितो, तो मोह पावत नाहीं. शोकाची स्थितीतील मनुष्यांना केशच होतात.

लोकांतील उच्चनीच भावाचे ज्ञान असलेल्या
युधिष्ठिरा, धर्मवेत्ता आणि सुखदुःखज्ञानसंपन्न
महाज्ञानी सेनजित् राजा ह्याप्रमाणे म्हणाला
होता. ज्या कारणाने ज्याला दुःख झाले

असेल, त्याला त्या कारणाने केवळांही सुख
व्हावयाचे नाहीं. कारण, एका दुःखापासून असतां, मध्येच उदारअंतःकरण युधिष्ठिराने अर्जु-
दुसरे उत्तम होत असल्यामुळे दुःखाचा शेवट नाला उद्देश्यन अत्यंत युक्तिशक्त असे भाषण केले.
हा केवळांही लागत नाहीं. सुख, दुःख, अभ्युदय युधिष्ठिर ह्याणाला:—अर्जुना, द्रव्याहून श्रेष्ठ
निकृष्ट स्थिति, लाभ, हानि, मरण आणि जीवित असे कांहांही नाहीं. व निर्धन पुरुषाला स्वर्ग-
हीं सर्व कालगतीनेच प्राप्त होत असतात. म्हणू- सुख अथवा मनोरथपूर्ति यांची प्राप्ति होत नाहीं,
नव मनुष्य त्यामुळे आनंदित होत नाहीत, असे जें तुझे मत आहे तें खोटें आहे. कारण,
व शोकांही करीत नाहीत. रणांगणांत जाऊन अध्ययनरूपी यज्ञ करून अनेक लोकांनी साफल्य
युद्ध करणे हीच क्षत्रियांची थज्जदीक्षा; उत्कृष्ट संपादन केले आहे असे दृष्टिगोचर होते. तसेच,
प्रकारे राज्य करणे आणि दंडनीतीचा अवलंब ज्यांना शाश्वत अशा लोकांची प्राप्ति झाली
करणे हाच त्यांचा योग: आणि यज्ञामध्ये आहे असे तपोनिष्ठ मुनिही आहेत. हे धनंजया,
योग्य प्रकारे दक्षिणा देक्कन द्रव्याचा व्यय करणे जे लोक कृष्णांच्या सदाचारांचे सदोदीत पालन
हाच संन्यास असून, हीं सर्व पुण्यकर्म आहेत करितात, त्या ब्रह्मचर्यसंपन्न आणि सर्वधर्मज्ञ
असे समजावे. लक्ष्यपूर्वक नीतीने राज्यांचे अशा लोकांना देवता ब्राह्मण असे ह्यांतात.
पालन करणारा, अहंकाराचा त्याग केलेला, धनंजया, एक अध्ययननिष्ठ आणि दुसरे ज्ञान-
वारंवार यज्ञ करणारा व सर्व लोकांशीं धर्म- निष्ठ ह्या देहां प्रकारचे ऋषी सदोदीत धर्म-
दृष्ट्या वर्तन करणारा महात्मा क्षत्रिय देहत्यागा- निष्ठ असतात हे तु लक्षांत ठेव. हे पांडुपुत्रा
नंतर देवलोकात आनंद पावत रहातो. संग्रामा- प्रभो अर्जुना, ज्ञाननिष्ठ पुरुषावर कार्याचा भार
मध्ये जय मिळवून, राष्ट्रांचे पालन करून, शकावा असे वेखानसांचे वचन आहे हे आहांला
यज्ञांत सोमरस प्राशन करून, प्रेजेचा अभ्युदय माहीत आहे. हे भरतकुलोत्पन्ना, अज, पृथि,
करून, आणि योग्य प्रकारे प्रजांचे शासन करून सिक्क. असु आणि केतु हे मुनिगण अध्यय-
संग्रामामध्ये नाश पावणारा क्षत्रिय देवलोकांत नाच्याच योगांने स्वर्गलोकीं गेलेले आहेत.
आनंदाने रहातो. उत्कृष्ट प्रकारे वेदांचे ज्ञान संपा- हे धनंजया, दान, अन्ययन, यज्ञ आणि करिता
दन करून शास्त्रांचे अध्ययन करून, उत्कृष्ट प्रकारे योग्यास अशक्य असा इंद्रियनिघ्रह हीं वेद-
राष्ट्रांचे पालन करून व ब्राह्मणादि चारी वर्णा- विहित कर्म करून जे सूर्याच्या दक्षिणायनरूपी
ना स्वधर्माने वागण्यास लावून आत्मा पवित्र मार्गांने स्वर्गलोकीं गेले आहेत, त्यांना भिळा-
केला आहे, असा क्षत्रिय देवलोकांत आनंद लेली ती कर्मनिष्ठ लोकांची गति मीं तुला पूर्वी
पावून रहातो. देवता, मनुष्ये, नगर आणि देश सांगितलीच आहे. हे कुंतीपुत्रा, नियमांचे आच-
यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या प्रजा आणि अमात्य रण केले असल्यामुळे तुला जो उत्तरेस अस-
हे ज्याच्या वर्तनाला संमाननीय समजातात, लेला मार्ग दिसत आहे, ते योगसंपन्न लोकांस
तोच राजा सर्व नृपांमध्ये श्रेष्ठ होय.

अध्याय सविसावा.

—०:—

युधिष्ठिरांचे भाषण.

वैशंपायन सांगतात:—हे प्रकरण चालले
युधिष्ठिर ह्याणाला:—अर्जुना, द्रव्याहून श्रेष्ठ
निकृष्ट स्थिति, लाभ, हानि, मरण आणि जीवित असे कांहांही नाहीं. व निर्धन पुरुषाला स्वर्ग-
हीं सर्व कालगतीनेच प्राप्त होत असतात. म्हणू- सुख अथवा मनोरथपूर्ति यांची प्राप्ति होत नाहीं,
नव मनुष्य त्यामुळे आनंदित होत नाहीत, असे जें तुझे मत आहे तें खोटें आहे. कारण,
व शोकांही करीत नाहीत. रणांगणांत जाऊन अध्ययनरूपी यज्ञ करून अनेक लोकांनी साफल्य
युद्ध करणे हीच क्षत्रियांची थज्जदीक्षा; उत्कृष्ट संपादन केले आहे असे दृष्टिगोचर होते. तसेच,
प्रकारे राज्य करणे आणि दंडनीतीचा अवलंब ज्यांना शाश्वत अशा लोकांची प्राप्ति झाली
करणे हाच त्यांचा योग: आणि यज्ञामध्ये आहे असे तपोनिष्ठ मुनिही आहेत. हे धनंजया,
योग्य प्रकारे दक्षिणा देक्कन द्रव्याचा व्यय करणे जे लोक कृष्णांच्या सदाचारांचे सदोदीत पालन
हाच संन्यास असून, हीं सर्व पुण्यकर्म आहेत करितात, त्या ब्रह्मचर्यसंपन्न आणि सर्वधर्मज्ञ
असे समजावे. लक्ष्यपूर्वक नीतीने राज्यांचे अशा लोकांना देवता ब्राह्मण असे ह्यांतात.
पालन करणारा, अहंकाराचा त्याग केलेला, धनंजया, एक अध्ययननिष्ठ आणि दुसरे ज्ञान-
वारंवार यज्ञ करणारा व सर्व लोकांशीं धर्म- निष्ठ ह्या देहां प्रकारचे ऋषी सदोदीत धर्म-
दृष्ट्या वर्तन करणारा महात्मा क्षत्रिय देहत्यागा- निष्ठ असतात हे तु लक्षांत ठेव. हे पांडुपुत्रा
नंतर देवलोकात आनंद पावत रहातो. संग्रामा- प्रभो अर्जुना, ज्ञाननिष्ठ पुरुषावर कार्याचा भार
मध्ये जय मिळवून, राष्ट्रांचे पालन करून, शकावा असे वेखानसांचे वचन आहे हे आहांला
यज्ञांत सोमरस प्राशन करून, प्रेजेचा अभ्युदय माहीत आहे. हे भरतकुलोत्पन्ना, अज, पृथि,
करून, आणि योग्य प्रकारे प्रजांचे शासन करून सिक्क. असु आणि केतु हे मुनिगण अध्यय-
संग्रामामध्ये नाश पावणारा क्षत्रिय देवलोकांत नाच्याच योगांने स्वर्गलोकीं गेलेले आहेत.
आनंदाने रहातो. उत्कृष्ट प्रकारे वेदांचे ज्ञान संपा- हे धनंजया, दान, अन्ययन, यज्ञ आणि करिता
दन करून शास्त्रांचे अध्ययन करून, उत्कृष्ट प्रकारे योग्यास अशक्य असा इंद्रियनिघ्रह हीं वेद-
राष्ट्रांचे पालन करून व ब्राह्मणादि चारी वर्णा- विहित कर्म करून जे सूर्याच्या दक्षिणायनरूपी
ना स्वधर्माने वागण्यास लावून आत्मा पवित्र मार्गांने स्वर्गलोकीं गेले आहेत, त्यांना भिळा-
केला आहे, असा क्षत्रिय देवलोकांत आनंद लेली ती कर्मनिष्ठ लोकांची गति मीं तुला पूर्वी
पावून रहातो. देवता, मनुष्ये, नगर आणि देश सांगितलीच आहे. हे कुंतीपुत्रा, नियमांचे आच-
यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या प्रजा आणि अमात्य रण केले असल्यामुळे तुला जो उत्तरेस अस-
हे ज्याच्या वर्तनाला संमाननीय समजातात, लेला मार्ग दिसत आहे, ते योगसंपन्न लोकांस
तोच राजा सर्व नृपांमध्ये श्रेष्ठ होय.

या दोहोंपैकी उत्तरायणरूपी जो मार्ग आहे, हें द्रव्य द्रोह करणाऱ्या लोकांकडे च जात त्याचीच प्रशंसा इतिहासेवेते करीत असतात. असते. म्हणूनच तं सन्मार्गास प्रतिकूल आहे हें संतोष हाच उक्तुष्ट प्रकारचा स्वर्ग आणि श्रेष्ठ म्हणणें अगदीं बरोबर आहे. शोक आणि भीति असें सुख आहे. संतोषाहून श्रेष्ठ असें दुसरे हीं ज्यापासून निघून गेलीं असून ज्याच्या स्व-कांहींही नाहीं. तोच उक्तुष्ट प्रकारच्या प्रति-भावात भेसळ झाली आहे, असा मनुष्य अल्प-ष्टेवें साधन आहे. हर्ष आणि कोथ या दोहों- शा द्रव्याच्या आशेने दुसऱ्याचा द्रोह करते चाही सदैव त्याग करणारास उक्तुष्ट प्रकारची वेळीं आपणाला ब्रह्महत्येचं पातक लागेल हें सिद्धि मिळते. ज्याप्रमाणें कूर्म आपले सर्व अव-जाणत नसतो. द्रव्यग्रहण करणाऱ्या मनुष्याचे यव आकर्षण करून घेतो, त्याप्रमाणें ज्यानें सेवकही विषडतात; व तोही, दुर्लभ असें द्रव्य बुद्धिपूर्वक आपल्या इच्छा संकुचित केल्या होत्या संपादन केल्यानंतर, अनुकूल असलेल्या सेवकांस-त्या यथातीने हस्तलेली एक गाथा याविषयीं ही जरी तें दिलें तरीही, सदोदीत चोरांच्या सांगत असतात. ती अशी: “जेहां योग्याला भीतीमुळे ज्याप्रमाणें क्लेश भोगावे त्याकोणाचीही भीति वाटत नाहीं, व त्याचेही प्रमाणें अतिशय क्लेश पावत असतो. निर्धन कोणाला भय वाटत नाहीं, व तो कोणाची मनुष्याला कोण काय बोलणार आहे? तो इच्छाही करीत नाहीं. व कोणाचा देष्पर्ही करीत खरोखर सर्व प्रकारच्या पाशांतून सुटलेला नाहीं, तेहां तो ब्रह्मस्वरूपी बनतो. ज्या वेळीं व म्हणूनच मुखी असतो. द्रव्यसंपत्त मनुष्याला, हा कोणत्याही प्राण्याविषयीं किंयेने, अंतःकर-ज्यावर देवांचा अधिकार आहे अशा द्रव्याचा णानें अथवा वाणीने पापिष्ठ वर्तन करीत नाहीं, अपहार करावा लागतो, व म्हणूनच तो मुखी तेहां ब्रह्मस्वरूप होतो. जेहां आत्मज्ञानी पुरुष होत नाहीं. याविषयीं, वेदव्याचा आधार अस-मान, अभिमान आणि मोह यांनीं रहित व अनेक लेलीं व लोकांमध्ये यज्ञाचा प्रसार करणारी प्रकारच्या आसक्तीचा त्याग केलेला असा होतो, अशी यज्ञांने म्हटलेली गाथा इतिहासेवेते सांगत त्या वेळीं त्याला मोक्षप्राप्ति होते.” हे पार्थी, असतात. ती अशी: “विधात्याने यज्ञाकरि-मी जें हें तुला सांगत आहें, तें इंद्रियें आंवरून तांच द्रव्य निर्माण केलें असून त्याचें संरक्षण धरून ऐक. कांहीं लोक धर्माचा अभिलाष करणारा पुरुष हाही यज्ञाकरितांच निर्माण करितात; कित्येक वताची इच्छा करितात; व केलेला आहे. यस्तव, यज्ञाकडे च सर्व द्रव्याचा कांहीं द्रव्याची आशा बाळगतात. द्रव्यासाठींच उपयोग केला पाहिजे. आपले मनोरथ पूर्ण जो आशा करून रहातो, त्यानें निराश होऊन करण्याकडे त्याचा उपयोग करणे हितकारक रहाणेच फार योग्य. कारण, द्रव्य आणि तेच नाहीं आणि प्रशस्तही नाहीं.” हे कुंतीपुत्रा, ज्याचा आधार आहे अशा प्रकारचा यज्ञादिक धानिकश्रेष्ठ जें द्रव्य देतो, तें केवळ स्वार्थाकरि-धर्म, यांमध्ये अतिशय दोष आहेत. हें मीही तांच असून, विधाता मनुष्यांना जें द्रव्य देतो, प्रत्यक्ष पहात आहें व तुलाही पहातां येण्या-तें केवळ यज्ञाकरितांच होय, हें लक्षात ठेव. सारखें आहे. आशा करीत रहाणाऱ्या मनुष्या-म्हणूनच, तें द्रव्य कोणापाशींही कायम टिकत ला त्याज्य पदार्थाचीही त्याग करिता येणे नाहीं असें मनुष्य समजत असतात. म्हणूनच, कठीण आहे. जे लोक द्रव्याच्या मागेलागतात, मनुष्यांनी अद्वापूर्वक दान करावे आणि यज्ञाही त्यांच्या तिकाणी सौजन्य मिळणें कठीण आहे. करावे. संपादन केलेल्या द्रव्याचें दानच केलें

पाहिजे. त्याचा उपभोग घेणे अथवा इतर प्रकारे माझ्या अंतःकरणाला अल्यंत पीडा होऊं लागली. नाश करून टाकणे हें विहित नाही. जो मनुष्य शत्रुंच्या रथांला भग्न करून टाकणारा व एखादा श्रेष्ठ असे आपले कर्तव्य करीत रहातो, त्याला पवित्रासारखा धिपाड असणारा तो भीम्प पूर्वाभिद्रव्यसंचय करून काय करावयाचे आहे? जे मुख होऊन ब्रमण पावत आहे, असे जेव्हां मीं पा-अल्पबुद्धि पुरुष स्वर्थमंभ्रष्ट झालेल्या लोकांना हिलें तेव्हां मला शोक होऊं लागला. ज्या कुरुदान करितात, त्यांना मरणोत्तर शंभर वर्षेपर्यंत कुलोत्तनानें हातीं धनुष्यबाण घडक कुरुक्षेत्रात शा-पुरीष भक्षण करावें लागते. एखादे वेळीं अयोग्य लेल्या भयंकर संग्रामांत अनेक दिवस पश्चुरामाशीं पुरुषाला दान घडते व योग्य पुरुषाला दान युद्ध केले; वाराणसी क्षेत्रामध्ये कन्तेच्या अभिदिलें जात नाहीं; याचे कारण, पात्र कोण व लाषाने प्राप्त झालेल्या एका क्षत्रिय पृथ्वीपतीला अपात्र कोण हें समजत नाहीं, हें होय. म्हणून केवल एक रथावांचून दुसरे साहाय्य नसतांही दान धर्मही आचरण करण्यास कठीण आहे. ज्या वीर भागीरथीपुत्रानें संग्रामार्थ आढ़ान केले, अपात्रीं दान करणे आणि पात्रीं दान न करणे आणि ज्याने दुर्जय अशा उग्रायुध नामक सार्व-हे दोन संपादन केलेल्या द्रव्याचे अतिक्रम भौम राजाला अस्त्रभावानें दग्ध करून सोडले, होत असे समजावे.

अध्याय सत्ताविसावा.

—०—

युधिष्ठिराचा भीप्पाविषयीं शोक.

युधिष्ठिर म्हणाला:—बाल अभिमन्यु व कावा अभिषेक होऊन तो भूमीवर पडला आहे द्वौपदीचे पुत्र आणि धृष्टद्युम्न, विराट, पृथ्वीपति असे मीं पाहिले, तेव्हां लागलीच माझ्या शरी-द्वुपद, पृथ्वीपति धृष्टकेतु आणि इतरही अनेक रांत अल्यंत भयंकर असा संतापाचा संचार झाला. देशांतील नरपति यांचा संग्रामामध्ये वध झाला ज्याने आही बाल असतां आहांला वाढविले, असल्यामुळे, राज्याचा अभिलाप करणारा, अल्यंत आणि ज्याने आमचे संरक्षण केले, त्याच भी-क्रूर, आपल्या वंशाचा उच्छेद करणारा, आणि याचा राज्यलुध्य, पितृघाती, पापिष्ठ आणि मूढ बाधवांचा वध करणारा व क्लेश पावणारा जे अशा मीं अल्पकाल ठिकाणाऱ्या राज्याकरितां वध मीं, त्या माझा आतां शोक त्याग करीत नाहीं. जेव्हां अर्जुनाच्या महाधनुर्धर द्रोणाचार्यांकडे जाऊन मीं त्याच भीष्माला मीं राज्यलुध्य होऊन संयाम-पाप्यानें संग्रामामध्ये त्यांना व्यांच्या पुत्राविषयीं मध्ये भूमीवर लोळविले. जेव्हां अर्जुनाच्या असत्य वार्ता सांगितली. ‘हे राजा, माझा पुत्र वज्रतुल्य बाणांनी ब्रमण पांवू लागलेल्या, शरीर जिवंत आहे कीं नाहींतें खरें सांग’ असे जे आ-थरथरां कांपत असलेल्या, व शिखंडीने ज्याकडे चार्यानीं त्या वेळी मला विचारले होते, तें तर सारखी टक लाविली होती अशा या भीष्माला माझ्या सर्वही अवयवांना दग्ध करून सोडीत मीं अवलोकन केले, तेव्हां वृद्ध झालेल्या सिंह-प्रमाणे उंच असलेल्या त्या नरश्रेष्ठ पितामहावर आहे! माझ्या ठिकाणीं सत्य वास्तव्य करीत असेल असा विचार करून त्या ब्राह्मणाने मला बाणांचा वर्षाव होत आहे असे दृष्टीस पडून तसें विचारले; पण मीं अश्वत्थामा या शब्दाचा

हत्ती हा दुसरा अर्थ करून खोटें भाषण केले ! राज्याविषयीं अल्यंत लुब्ध ज्ञाल्यामुळे पापिष्ठ आणि गुरुचा घात करणारा अशा मीं कंतुक (झगा) काढून टाकून, त्या युद्धामध्ये अश्व-त्यामा या नांवाच्या हत्तीचा वध ज्ञाला असतां अश्वत्थाम्याचा वध ज्ञाला असे त्या गुरुला सांगितले होते. अरता प्रकारचे अल्यंत दुःकर्त्तर्म केल्यामुळे मला आतां कोणकोणत्या लोकांना जावे लागेल ? संग्रामांतून पलायन न करणाऱ्या अशा अल्यंत भयंकर असलेल्या प्रत्यक्ष ज्येष्ठ बंधुचा अर्थात् कर्णाचा मीं वध करविला. तेहां आतां मजहून अल्यंत पातकी असा कोण आहे ? सिहाचा जन्म होतांच ज्याप्रमाणे त्याल पर्वतावर सोडावं, त्याप्रमाणंच, लोभाने यस्त होऊन जाऊन मीं बाल्यावर्थंत असलेल्या अभिमन्यूला द्रोणाचार्यानीं संरक्षण केलेल्या सैन्यांत जाऊ दिलं, तेहांपासून अर्जुनाला व कमलेन्त्र श्रीकृष्णाला अवलोकन करण्याची, खून हत्या केल्यामुळं. पातकी मनुष्याप्रमाणे मला घाती होत नाहीं. जीवरील पांच पर्वत नाहीं- तसे ज्ञाले आहेत अशा पृथ्वीप्रमाणे पांच पुत्रांचा वियोग ज्ञालेल्या दुःखकूल द्वौपदीविषयीं माझ्या अंतःकरणाला वाईश्व वाटत आहे. सारांश, अशा प्रकारचे अपराध करणारा व पृथ्वीच्या नाशास कारणभूत ज्ञालेला असा मी पापी असाच बसून आपले शरीर शुप्त करणार ! आपल्या गुरुचा घात करणारा मी आतां उपवास करून मृत्यु पावण्यासाठीं बसलो आहे असे तुम्ही समजा. कारण, असें केलं म्हणजे माझ्या हातून दुसऱ्या जातीचा तरी कुलक्षय घडणार नाहीं. आतां मी अन्न ग्रहण करणार नाहीं अथवा कोणत्याही प्रकारे जल प्राशन करणार नाहीं. तर, हे तपोधनहो, मी येथेच बसून आतां प्रिय अशा प्राणांचा क्षय करणार. आतां आपण आपल्या इच्छेप्रमाणे खुशाल निघून

जा. मी तुमची विनवणी करून अनुज्ञा घेतों. आपण सर्वे मला अनुज्ञा द्या. मी आतां या शरीराचा त्याग करणार !

वेशंपायन सांगतात :—याप्रमाणे बंधुविषयक शोकानं व्याकुल होऊन तो कुंतीपुत्र असे बोलू लागला, तेहां त्याला प्रतिबंध करून मुनिश्रेष्ठ व्यासांनीं असे करू नको म्हणून सांगितले.

व्यासांचा उपदेश.

व्यास म्हणाले :—हे महाराजा, अतिशय शोक करणे हं तुला योग्य नाहीं. हे प्रभो, पुनरुक्ति होते तथापि मी सांगतों कीं, हा सर्व देवाचा विलास आहे. जन्मास आलेल्या प्राण्यां-ना जो इतरांचा समागम होतो, त्याच्या शेवटीं वियोग हा खास असतोच. कारण हे समागम प्राण्यांतील बुडबुड्याप्रमाणे उत्पन्नही होतात आणि नाहींतरसही होतात. सर्वही संचयांचा शेवट क्षय हात आहे. उन्नतीच्या शेवटीं पतन हं असावयाचेच; समागमाच्या शेवटीं वियोग हा असतोच: आणि जीविताच्या शेवटीं मरण हं असतेच. आलस्य हं प्रथम सुखकारक भासते, पण ते शेवटीं दुःखदायक होते; आणि कार्यदक्षता ही प्रथम दुःखकारक वाढली तरीही सुखाच्या उत्पत्तीस कारणभूत होते. ऐश्वर्य, लक्ष्मी, लोकलज्जा, धैर्य आणि कीर्ति या सर्वांचे वास्तव्य कार्यदक्ष मनुष्याकडे सच असते; आळ-शाकडे असत नाहीं. मित्रही सुख देण्याला समर्थ नाहींत; अर्थ संपादन करण्याला प्रजा या पुरतशा नाहींत; व द्रव्यही सुखप्राप्ति होण्याला पुरेसे नाहीं. असो. हे कुंतीपुत्रा, ज्या अर्थी तुला विधात्याने कर्म करण्यासाठीच निर्माण केलेले आहे, त्या अर्थी तूं कर्म करच. याच्याच योगाने तुला सिद्धि मिळेल. राजा, तुला कर्माचा त्याग करण्याचा अधिकार नाहीं.

अध्याय अद्वाविसावा.

—००—

अश्मजनकसंवादवर्णन.

वैशंपायन सांगतातः—बांधवांविषयांच्या शो-दारिद्र्यप्रभुति आल्यांतिक दुःखांवर उपचार केले काने संत्रस्त होऊन प्राणन्याग करण्याची पाहिजेत. अंतःकरणाचा विक्षेप अथवा अनिष्ट इच्छा करण्याचा ज्येष्ठ पांडवाचा शोक व्यास-गोष्टीची प्राप्ति हीं दोनच मानसिक दुःखांच्या मुनींनीं घालविला.

व्यास ह्याणाले—युधिष्ठिरा, याविषयीं अश्म युक्तीनें सिद्ध होत नाहीं. याप्रमाणे हीं व विष-नामक ब्राह्मणाने कथन केलेला हा एक प्राचीन यासकीपासून उत्पन्न होणारी नानाप्रकारचीं इतिहास सांगत असतात.

हे नरशेषा, पूर्वीं ज्ञानसंपन्न अशा अश्म असोत अथवा बळिष्ठ असोत. लहान असोत नामक ब्राह्मणाला दुःख आणि शोक यांनी अथवा मोठे असोत, त्यांना जरा आणि मृत्यु व्याप झालेल्या जनक राजाने एका संशया- हे एखाद्या लांडग्याप्रमाणे भक्षण करीत अस-विषयीं प्रश्न केला.

जनक ह्याणाला—बांधव अथवा द्रव्य यांची कित पृथ्वी जिकून धेतली. तरी त्याला जरा प्राप्ति किंवा नाश झाला असतां कल्याणेच्छु आणि मृत्यु याच उल्लंघन करितां येणार नाहीं. पुरुषाला कल्याणाची प्राप्ति कोणत्या प्रकारे होते? सुख अथवा दुःख जे कांहीं प्राण्यांवर ओढवेल,

अश्म म्हणाला—मनुष्यांचे हे शरीर नि-ते सर्व परावीनपणे यांनीं भोगले पाहिजे; र्ण झालें की लागलीच तीतीं दुःखें व तीं तीं त्याला कांहीं उपाय नाहीं. हे प्रजाधिपते, पूर्व-सुर्खे त्याच्या पाठीमागे लागतात. त्या दोहोपैकी वयांत. तारुण्यांत अथवा वार्षक्यांत आपल्या ज्या कोणा एकाची प्राप्ति होते, ती मेंधाला इच्छेच्या विसद्द अशाही प्राप्त झालेल्या या आर्कषण करण्याचा वायुप्रमाणे तन्ताल त्या गोष्टीचा त्याग करितां येत नाहीं. अश्रिय मनु-पुरुषाची ज्ञानशक्ति हरण करते. मी मोठा ज्याचा समागम आणि अन्यतं प्रिय मनुष्याचा कुलीन आहे, आणि केवल मनुष्यच नसून सिद्ध वियोग, अर्थ. अनर्थ. सुख आणि दुःख हीं सर्व आहे, असे त्याला वाढू लागते; व या तीन देवावर अवलंबून आहेत. प्राण्यांची उत्पन्नि, गोष्टीमुळे त्याचे अंतःकरण शिथिल होऊन जाते; देहत्याग, द्रव्यप्राप्ति, श्रम आणि द्रव्यप्राप्तीचा आणि तसें झाले म्हणजे, पित्याने संचय करून अभाव हीं देखील सर्व त्यावरच अवलंबून आ-ठेवलेल्या उपभोग्य वस्तूचा व्यय करून हीन-हेत. ज्याप्रमाणे एखाद्या फलाचा वास, रंग, दरोस पोहोचून. तो परद्रव्याचा अपहार करणे गोडी आणि स्पर्श हीं स्वभावतःच पालटतात, हेच उत्तम असे समजतो. ह्याप्रमाणे मर्यादिचे त्याप्रमाणे सुर्खे आणि दुःख हीं देवाच्या अनु-उल्लंघन करून अयोग्य प्रकारे परद्रव्याचा अप-रोधाने प्राप्त होतात. सर्वही प्राण्यांचे बसणे, हार करू लागल्यानंतर, पारथी बाणांच्या यो-निजणे, जाणे, उठणे, जलादि प्राशन करणे गाने मृगाचा वध करितात त्याप्रमाणे राजे आणि भोजन इत्यादि सर्व कृत्ये केवल काला-त्याचा वध करितात. हे पृथ्वीपते, जे लोक च्याच योगाने घडून येतात. किंत्रेक लोक आज वीस वर्षांचे किंवा तीस वर्षांचे आहेत, ते वैद्य आहेत, रोगी आहेत, बलवान् आहेत, नि-

कांहीं शंभर वर्षाच्या पुढे असावयाचे नाहीत. इत्सत्ततः सर्व प्राण्यांचे वर्तन कोणत्या प्रकारचे आहे इकडे दृष्टि देऊन, आपल्या बुद्धीनेच त्या उत्पत्तीचीं साधने होत. तिसरे कांहीं कारण

ल आहेत, श्रीमान् आहेत आणि घंटही आहेत; सर्व प्रकारच्या गोष्टीशीं कालगतीनेच प्राण्याचा ती सर्व कालाचीच विचित्र गति आहे. सत्कृ- संबंध जडतो; त्यांचे दुसरें कांहीं कारण विसत मासमध्ये जन्म, वर्या, आरोग्य, सुस्वरूप, उत्कृष्ट नाहीं. वागु, आकाश, अग्नि, चंद्र, सूर्य, दिवस, कारचे ऐश्वर्य आणि सुखोपभोग यांची नक्षत्रे, नद्या आणि पर्वत यांना कोण निर्माण आणि दैवयोगानेच होते. दिरद्री लोकांना करितो? आणि त्यांचे पोषण करितो? अर्थात् च्छा नसली तरी त्यांना पुण्यकृत पुत्र नोतात; कालच. शीत अथवा असह्य उण्ण झांची आणि सर्व कालाच्याच योगाने प्राप्ति होते, कही पुत्र नसतो. सारांश, दैवगति विचित्र ज्याप्रमाणे कालाच्याच योगाने प्राप्ति होते, कालाच्या त्याप्रमाणेच, हे नरशेषा, मनुष्यांनाही सुख-माहे. व्याधि, अग्नि, जल आणि शस्त्र यांची दुःखांची प्राप्ति होते. औषधे, मंत्र, होम आणि गीति, क्षुधा, संकट, विष, ज्वर, मरण आणि जप हे मृत्युने ग्रस्त केलेल्या अथवा जरेन व्याप्त इच्छा प्रदेशापासून पतन हीं सर्व प्राण्याला दैव-ज्ञालेल्या मनुष्यांचे संरक्षण करूं शकत नाहींत. तीनिंच प्राप्त होतात. ज्याच्या नशीं जसे महासागरांत दोन काढूं परम्परांस येऊन मिळ-लेहिलेले असेल त्याच मार्गांने तो जात असतो. तात, व मिळतांच अलग अलग होऊन जातात, इगतीचा कोणीही अतिक्रम करूं शकत नाहीं, तो पुनरपि तिच्या योगाने त्याचसारखी प्राण्यांच्या समागमाची गोष्ट आहे. कोणीही तींतून सुटला आहे असेही दिसत ज्यांच्यापुढे स्थिया गायन करीत व वावें वाज-नाहीं; आणि तिचा अतिक्रम करणारा जो कोणी नद्य होत नाहीं, अर्थात् मुक्त होऊन जातो. एखादा वरही कालाची क्रिया सारखीच चाललेली असत. दृश्यसंपन्न मनुष्य तारुण्यामध्येच मरण पावला वरहीं संसारामध्ये हजारों मातापितर आणि शंभावे असें दिसून येते, व दिरद्री शंभर वर्षांचा वरही कालाची क्रिया यांचा अनुभव घेतलेला आहे; दृश्यसंपन्न अशा वंशामध्ये निर्माण नसतो व हाही कोणाचा संबंधी कोणी ती एक मार्गांत होणारी भेटच होय. दृश्यसंपन्न असें दिसून येते, व दिरद्री पुरुष दीर्घायुशी असलेले दिस- कोण? कारण, या प्राण्याचा संबंधी कोणी तात आणि वैभवसंपन्न अशा वंशामध्ये निर्माण नसतो व हाही कोणाचा संबंधी नसतो. स्थिया, ज्ञालेले लोक पतंगाप्रमाणे नाश पावतात. बहुत-बहु आणि सुहजन यांच्याशीं जो हा समागम करून श्रीमंत लोकांना भोजन करण्याचे सामर्थ्य होतो, ती एक मार्गांत होणारी भेटच होय. नसतें; आणि दिरद्री मनुष्यांने जरी काढूं भक्षण म्हणून त्यांचा वियोग ज्ञाला तर, मी कोठे आहें, केलीं तरी तीं देखील सर्व पचून जातात. कोणीकडे जाणार, कोण आहें, काय उद्योग कालाच्या प्रेरणेने मनुष्य स्वतःस जैं जैं इष्ट करीत आहें, आणि कोणाविषयीचाही शोक असेल तं तें करण्याचे मनांत आणतो व त्यानें कां करावा, हाचा विचार करून अंतःकरण तृप्ति न जाल्यामुळे तो दुरात्मा पाप करूं लागतो. स्थिर केलें पाहिजे. पिय वस्तुंचा समागम हा-मृगया, दूत, स्थिया आणि मयप्राशन यांमध्ये क्षणिक असल्यामुळे व संसाराची गति चक्रासाआसक होणे हे सुझ लोकांनी नियं मानले रखी असल्यामुळे माता, पिता, भ्राता आणि आहे; पण बहुश्रुत असलेलेही लोक या गोष्टी- सखा यांचा समागम ही केवळ मार्गांतील भेट मध्ये आसक्त होऊन राहिलेले दिसतात. या- होय. परलोक हा पूर्वी कठीं प्रत्यक्ष पाहिला प्रमाणे या लोकामध्ये इष्ट अथवा अनिष्ट अशा आहे असे ज्ञानी लोक संगत नाहींत. तथापि

ज्याला अभ्युदयाची इच्छा असेल, त्याने शास्त्र-मार्गाचे उल्लङ्घन न करितां त्यावर श्रद्धा ठेविली पाहिजे. सुज मनुष्याने पितृकृत्ये आणि देव-कृत्ये करावीं; इतर्ही धार्मिक कर्मे आचरण करावीं; यथाविधि यज्ञ करावे; आणि धर्म, अर्थ व काम या त्रिवर्गाचे सेवन करावे. हें जग जरा आणि मृत्यु ह्या मोठमोऱ्या मकरांनी युक्त अस-प्राणाचा अगाध कालसमुद्रांत मग्न होणार आहे, हें कोणालाही कळून येत नाहीं. केवल आयु-वेदाचेच अध्ययन करणारे अनेक वैद्य आपल्या परिवारासहवर्तमान व्याधिपीडित झाले आहेत त्याचेच असें दिसून येते. ते कषायाचे आणि वृताचे यांच्या क्रृष्णांतून मुक्त होण्यासाठी निर्मत्सरपणे प्राशन करीत असतात; पण समुद्र जसा आ-पली मर्यादा उल्लङ्घन करून जाऊ शकत नाहीं, पाहिजे आणि यज्ञाही केले पाहिजेत. यास्तव त्याप्रमाणे ते मृत्युचे अतिक्रमण करून शकत मनुष्याने प्रथम ब्रह्मचर्याचे आचरण करून नाहीत. उक्त प्रकारे रसायनाचा प्रयोग केलेले आणि नंतर प्रजोत्पत्तीकडे लक्ष देऊन निर्मल रेसायनवेत्ते लोक सुद्धां, अल्यंत वलिष्ठ हत्तीकडून अर्ही ज्ञानरूपी हृषि संपादन करावी, आणि हृद-चूर होऊन जाणाच्या हत्तीप्रमाणे, जेरच्या या-यांतील दुःखाचा त्याग करून इहलोक आणि गानेन नाश पावले आहेत असें दिसून येते. परलोक या दोहोचीही प्राप्ति करून ध्यावी. तसेच तपस्वी, वेदाध्ययनामध्ये आसक्त होऊन राजाने संपूर्ण धर्माचे आचरण केले असतां व राहिलेले, दानशूर अथवा यशकर्ते हे देखील योग्य प्रकार द्रव्यसंपादन करून यज्ञादि धर्म-जरा आणि मृत्यु यांना तरुन जात नाहीत. कृत्ये चालू ठेविली असतां त्याची ह्या सर्व चराचर जन्म पावलेल्या कोणाही प्राण्याचे गेलेले दिवस, लोकांमध्ये विपुल कीर्ति होते.

महिने, वर्षे, पक्ष अथवा रात्री हीं परत येऊ शकत नाहीत. हा क्षणिक असलेला मनुष्य पूर्ण असलेले अश्याचे संपूर्ण भाषण लक्षात कालगतीने पराधीन होऊन अविनाशी अशा घडक्या, अंतःकरण शुद्ध शालेला तो विदेह-या विशाल संसारमार्गात येऊन पडतो; व मर-देशाधिपति जनक शोकरात होऊन आपल्या णोत्तर देह जीवाकडे जात असो अथवा जीव गृहाकडे निघून गेला. हे देहसंपत्ता इन्द्रतुल्या, देहाकडे येत असो, कसंही झाले तरी या सं-तूंही त्याचप्रमाणे शोकाचा त्याग कर, ऊठ; सारमार्गामध्ये पुनरपि दुसऱ्या बंधूचा आणि आनंदित हो. तू क्षत्रियधर्मानेंही पृथ्वी जिंकून स्थियादिकांचा समागम होतो. ह्या समागमाची घेतलेली आहेस, यास्तव तिचा अनादर न प्राप्त अगदीं कायम अशी कोणालाही होत करितां उपभोग वे.

नाहीं. फार काय ! दुसऱ्या कोणाच्याही समा-

१ जरा आणि व्याख्या यांचा नाश करणाऱ्या आंषधांस रसायन असें म्हणतात.

अध्याय एकोणतिसावा-

—::—

पोडशराजोपाख्यान.

वैशंपायन सांगतातः—हेकून देखील राजाधिराज धर्मपुत्र युधिष्ठिर जेव्हा कांहींही भाषण करीना, तेव्हां पांडुपुत्र अर्जुन श्रीकृष्णास मृणाला, “बांधवविषयक शोकाच्या योगानेहा शत्रुतापन धर्मपत्राला अत्यंत संताप झालेला आहे. इतकेच नव्हे, तर हा शोक सामरामध्ये मग्न होऊन गेला आहे. यास्तव, हे महाबाहो जनर्दना, ज्यांनी युद्धामध्ये जय मिळविला ते आम्ही सर्वजन संशयात पडलो आहो. यास्तव, तु याचा शोक नाहीसा कर.”

वैशंपायन सांगतातः—याप्रमाणे महात्म्या अर्जुनाने सांगितल्यानंतर, कमलनयन धैर्य-संपन्न श्रीकृष्ण युधिष्ठिराकडे गेला. श्रीकृष्णाचे वचन धर्मराज मोडीत नसे. तसेच, बालपण-पासून त्याजवर त्याची अर्जुनापेक्षां अधिक प्रीति होती. असो; युधिष्ठिराजवळ गेल्यानंतर, पाणाणमय स्तंभप्रमाणे असलेला व चंदनाने विभूषित असा त्याचा बाहु हातीं धरून त्याच्याशीं विनोद करीत करीत महाबाहु श्रीकृष्ण भाषण करू लागला. त्या वेळीं, सुंदर-नेत्रयुक्त व उत्कृष्ट प्रकारचे दंत असलेले त्याचे मुख हेचा दुर्बाचा त्याग करशील. मोठमोठे प्रभाव-सूर्याचा उदय होतांच विकसित आलेल्या व शाली पृथ्वीपति मरण पावल आहेत हेकून मृणूनच अंतर्भाग स्पष्ट दिसणाऱ्या कमलाप्रमाणे तुं संताप शांत कर; आणि मी विस्तारपूर्वक शोभुं लागले.

श्रीकृष्ण मृणाला:—हे नरशेषा, शरीर कृश करून सोडणारा हा शोक तुं करू नको. ज्यांचा रणांगणामध्ये वध झाला आहे, त्याची पुनरपि तुला प्राप्ति होणे शक्य नाहीं. हे राजा, स्पृहांत प्राप्ति झालेल्या पण जाग्रदवस्थेत खोल्या दरणाऱ्या वस्तुसूक्षरखेच या भवंकर संग्रामामध्ये नट होऊन गेलेले क्षत्रियही होत. रणांगण-

मध्ये शोभणारे ते सर्वही शर संमुख येऊन डाकले असतांच त्यांचा पराजय केला आहे; त्यापैकीं कोणालाही मारील वाजूने जाऊन अथवा तो पलायन करीत असतां भूमीवरलोळ-विलेले नाहीं. सारांश, त्या महायुद्धामध्ये लढूनच आपल्या प्राणांचा त्याग केल्यामुळे शस्त्रसंपर्कानं पवित्र झालेले ते सर्व वीर स्वर्गला गेले आहेत. मृणून तुं त्यांजविषयीं शोक करणे योग्य नाहीं. क्षत्रियमध्ये आसक्त झालेल्या व वेद आणि वेदांगं यांमध्ये पारंगत असलेल्या त्या शूरांना पवित्र अशा वीरोचित गतीची प्राप्ति झाली आहे. यास्तव, ते महाप्रभावशाली पृथ्वीपति मरण पावले एवढें हेकून-च तुं त्यांजविषयीं शोक करणे योग्य नाहीं. याविषयीं हा एक पूर्वीचा इतिहास सांगत असतात. पुत्रशोकानं पीडित झालेल्या सृंज-याला नारदांनीं हा सांगितला आहे.

नारद मृणाले:—हे सृंजया, मी, तुं आणि या तुळ्या सर्व प्रजा हे आपण सर्वजन सुख आणि दुःख यांनी युक्त आहों; आणि त्यांतून न सुटांच मृत्युही पावणार आहों. मग त्याविषयीं शोक कसला? हे राजा, क्षत्रियांचे या तुळ्या कोणते हें मी तुला सांगणार आहें, महाभाग्य कोणते हें या दुर्बाचा त्याग करशील. मोठमोठे प्रभाव-सूर्याचा उदय होतांच व शाली पृथ्वीपति मरण पावल आहेत हेकून मृणूनच अंतर्भाग तुं संताप शांत कर; आणि मी विस्तारपूर्वक सांगतों तें क्रूर ग्रहांची शांति करणारे. आयु-

प्याची अभिवृद्धि करणारे, उन्कृष्ट आणि हृदय-गम असे पूर्वीच्या ऐष अशा पृथ्वीपतीचे वृत्त जगदुत्यादक देव बृहस्पतीला पुढे करून ज्या महात्म्या राजाच्या यज्ञामध्ये गेले होते, ज्याने देवाधिपति पुरदैत्यांतक इंद्राशीं स्पर्धी करून त्याचा पराजय केला, इंद्राच्या हिताची इच्छा

असलेल्या ज्ञानसंपन्न बृहस्पतीने ज्याचा तसेकरणाऱ्या त्या राजानें यज्ञ चालू असतां ब्राह्म-करण्याविषयीं निषेध केला, बृहस्पतीचा कनिष्ठ णांना अर्पण केले. हे सृजया, धर्म, ज्ञान, वंधु संवर्त यांने ज्याच्याकडून यज्ञ करविले, वैराग्य आणि ऐश्वर्य या ज्याच्या चार गोष्टी हे नृपश्रेष्ठा, जो नरपति पृथ्वीचे पालन करीत तुजहून अत्यंत उत्कृष्ट असून जो तुझ्या पुत्रां-पक्षां अत्यंत पुण्यसंपन्न होता, तो सुहोत्र नृपति-ही ज्या अर्थी मरण पावला, त्या अर्थी तू आपल्या पुत्राविषयीं शोक करणे योग्य नाही. तू शुद्धी-वर येऊन शांत हो. तुझा पुत्र कांहीं औदार्य-संपन्न नव्हता आणि यज्ञकर्त्ताही नव्हता; उगीच शोक करू नको.

प्राशन केला, आणि देव, मनुष्ये आणि गंधर्व यांना वाहून नेतां येण्यास अशक्य इतक्या दक्षिणा देण्यांत आल्या, तो आविक्षित मरुत देखील मरण पावला असू आमच्या ऐकिवांत आहे. सृजया, ज्याच्या ठिकाणीं धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य या चारही गोष्टी तुजहून फार चांगल्या होत्या, व जो तुझ्या पुत्राहूनही अत्यंत पुण्यसंपन्न होता, तो मरुतही जर मृत्यु पावला आहे, तर मग तू आपल्या पुत्राविषयीं शोक करीत बसू नको.

सृजया, अतिथिपुत्र सुहोत्र हा देखील मृत जेव्हां यज्ञ करू लागला, तेव्हां इंद्र सोमरसाच्या योगाने आणि ब्राह्मण दक्षिणांच्या योगाने अत्यंत आनंदित होऊन गेले. हे नृपश्रेष्ठा, वृष्टि केली, जो प्रजाधिपति असतां या पृथ्वीचे वसुमती (द्रव्यसंपन्न) हे नांव यथार्थ झाले होते, जो राजा पृथ्वीने पालन करीत असतां नद्यां-तून सुवर्ण वहात असे—त्यावेळी, राजा, लोकांना पूज्य असणाऱ्या इंद्राने कांसवे, खेंडे, सुरारी, मगर आणि शिरस हे सर्व जलचर प्राणी सुवर्णमय करून त्यांचा नद्यांमध्ये वर्षाव केला; त्यांने नद्यांमध्ये शेंकडौ हजारों सुवर्णमय वराग्य यांमध्ये तुजहून अत्यंत उत्कृष्ट अस-मत्स्य, मगर आणि कांसवे यांचा वर्षाव लेला व तुझ्या पुत्राहून अत्यंत पवित्र अस-कुरुजांगल प्रदेशांत येऊन पडले असतां यज्ञ वाशयेय, अतिगत्र, व आक्षोर्यामि हे सात यज्ञ.

सृजया, अंगदेशाधिपति बृहद्रथ देखील मरण पावल्याचे आमच्या ऐकण्यांत आहे. त्याने दहा लक्ष श्वेतवर्ण अश्व आणि सुवर्णमय अलंकारांनी विभूषित असलेल्या तितक्याच कन्या यज्ञ करतेवेळीं दक्षिणा म्हणून अर्पण केल्या. त्याने उत्कृष्ट असे दहा लक्ष गज दक्षिणा म्हणून अर्पण केले; आणि सुवर्णमय अलंकारांनी युक्त असे लक्ष वृशभ आणि सेवकांसहर्वतमान एक हजार धेनु हीं दक्षिणा म्हणून अर्पण केलीं. तो अंगदेशाधिपति विष्णुपद नामक पर्वतावर

जेव्हां यज्ञ करू लागला, तेव्हां इंद्र सोमरसाच्या योगाने आणि ब्राह्मण दक्षिणांच्या योगाने अत्यंत आनंदित होऊन गेले. हे नृपश्रेष्ठा, वृष्टी ज्याने केलेल्या शंभर यज्ञांमध्ये अर्पण केलेल्या दक्षिणा देव, मनुष्ये आणि गंधर्व यांस वाहून नेतां येणे अशक्य झाले, त्या अंगराजाने सात सोमंसंस्थांमध्ये जें द्रव्यदान केले, तसेहाजी नाही नाही व पुढेही कोणी होणार नाही. आलाही नाही व पुढेही कोणी होणार नाही. सृजया, धर्म, ज्ञान, ऐश्वर्य आणि केलेला पाहून सुहोत्र राजा विस्मित झाला. लेला तो बृहद्रथही ज्या अर्थी मरण पावला त्या इंद्राने वर्षाव केलेले तें अर्पयाद सुर्व १ अभिष्ठोम, अत्याभिष्ठोम, उक्त्य, बोड्शी,

आहे, त्या अर्थी तुं आपल्या पुत्राविषयी शोक वेदिका निर्माण करून सहस्र अर्बुदाहून अधिक करीत बसणे योग्य नाहीं.

सृंजया, उशीनरपुत्र शिवि देखील मृत्यु-अश्व कणवाला अर्पण केले. सृंजया, धर्म, ज्ञान, मुखीं पडल्याचे आमच्या ऐकण्यांत आहे. वराग्य आणि ऐश्वर्य यांमध्ये तुजहून अत्यंत ज्याने ही सर्व पृथ्वी ढाळीप्रमाणे आपल्या उक्तृष्ट असलेला व तुझ्या पुत्राहून पुण्यवान् शरीरासभेंवतीं धरिली, ज्याने श्रेष्ठ अशा विजय-अशा त्या भरतालाही ज्या अर्थी मृत्यु आलेला शील रथांत आरोहण करून व प्रचंड रथ- आहे, त्या अर्थी तुं आपल्या पुत्राविषयी शोक ध्वनीने पृथ्वी दणाणून सोडून तिजवर एक- करू नको.

छत्री राज्य करून टाकले, त्या उशीनरपुत्र सृंजया, जो आपल्या प्रजेवर सदैव औरस शिवीनिं अरण्यांतील पश्चसहवर्तमान त्याच्या पुत्राप्रमाणे कृपा करीत होता, तो दशरथपुत्र राज्यांत जेवढचा धेनु आणि जितके अश्व होते राम देखील मृत झाल्याचे आमच्या ऐकण्यांत तितकी संख्या असलेल्या केवळ धेनु यज्ञात आहे. त्याच्या देशामध्ये कोणीही स्त्री विधवा अर्पण केल्या. सृंजया, इंद्राप्रमाणे पराक्रम नव्हती व कोणीही पूरुष अनाथ नव्हता; असलेल्या उशीनरराजपुत्र शिवीवांचून त्या तो सदोदीत सर्वावर वित्याप्रमाणे समदृष्टि देवीत यज्ञकर्माचा भार आपल्यावर घेण्याला समर्थ असे. ज्या वेद्यीं राम राज्य करीत होता असा कोणीही राजा सर्व भूपतीमध्ये पूर्वी त्या वेद्यीं पर्जन्य वेळेवर पटून धान्ये निर्माण क्षाला नाहीं व पुढे होणारही नाहीं, असे ब्रह्म- करीत होता. राम राज्य करीत असतां सदैव देव मानीत असे. तो ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य सुभिक्ष देवीत नव्हते. त्याच्या राज्यांत प्राणी जल-आणि धर्म यांमध्ये तुजहून अत्यंत श्रेष्ठ अस- मग्न होऊन मरण पावत नव्हते; अभिही लेला व तुझ्या पुत्राहून अतिशय पवित्र असा कोणाला दग्ध करीत नव्हता; आणि कोणा-शिवि ज्या अर्थी मरण पावला आहे, त्या अर्थी, लाही रोगाची भीति नव्हती. इतकेंच नव्हे, तर उदारही नव्हे आणि यज्ञकर्ताही नव्हे अशा तो राज्य करीत असतांना प्रजा निरोगी आणि आपल्या पुत्राविषयीं तुं शोक करीत बसू नको. सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण झालेल्या अशा असत;

सृंजया, अत्यंत द्रव्यसंश्रव असलेला शक्त- व स्त्रिया आणि पुरुष हजार हजार वर्षेपर्यंत तलेपासून दुर्घातास झालेला पुत्र जो महात्मा वांचत असत. परम्परांशीं स्त्रियांचा देखील भरत, तोही मरण पावलेला आहे, असे आमच्या केवळांही कलह होत नसे, मग पुरुषांचा कोठून ऐकण्यांत आहे. ज्याने देवांकरितां यमुनेच्या होणार? तो राज्य करीत असतां प्रजा संदव कांठीं तीनशे, सरस्वतीच्या कांठीं वीस, आणि धर्मनिष्ठ असत. राम राज्याचे पालन करीत भागीरथीच्या कांठीं चौदा अश्व वांधले, त्या महा- असतां सर्वही पुरुष संतुष्ट, सर्व प्रकारचे मनो-तेजस्वी दुर्घातपुत्र भरताने पूर्वी हजार अश्वमेथ रथ पूर्ण झालेले, निर्भय व म्हणूनच स्वच्छंद-आणि शंभर राजसूय यज्ञ केले. मनुष्ये ज्या- पणे संचार करणारे आणि सत्यनिष्ठ असे होते. प्रमाणे आपल्या बाहुंच्या योगाने आकाशांत वृक्षांना सदोदीत पुर्णे आणि फले असून त्यांना जाऊ शक्त नाहीत, त्याप्रमाणे सर्व राजांमध्ये केवळांही रोगादिकांचा उपद्रव होत नसे व कोणीही पृथ्वीपाति त्याच्या मोठमोठ्या कृत्यांचे गाई घागरी घागरी दूध देत असत. चौदा वर्षे-अनुकरण करू शक्ले नाहीत. त्याने यज्ञ- पर्यंत वनवास करून आल्यानंतर त्या महा-

तपत्ती रामाने, ज्यामध्ये घेण्याला कोणासही सूंजया, तुजहूनही अत्यंत चतुर्भद्रे आणि तुझ्या प्रतिबंध नाहीं असे तिप्पट दक्षिणायुक्त दहा पुत्राहून अन्यंत पवित्र असणारा भगीरथही अश्वमेध यज्ञ केले. तारुण्यसंपत्त, श्यामवर्ण, ज्या अर्थी मरण पावला आहे, त्या अर्थी तूं आरक्कनेत्र, आजानुबाहु, सुमुख, सिंहस्कंप, आपल्या पुत्राविषयीं शोक करू नको.

विशालबाहु व स्वजातीय समुदायाचे पालन करणाऱ्या गजाप्रमाणे शौर्यसंपत्त असणाऱ्या त्या श्रीरामाने अयोध्याभिपाति होऊन दहा हजार दहारें वर्षेपर्यंत राज्य केले. सूंजया, धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य यांमध्ये तुजहून अत्यंत उत्कृष्ट व तुझ्या पुत्राहून अत्यंत पवित्र अशा श्रीरामालाही ज्या अर्थी मृत्युने सोडले नाहीं, त्या अर्थी तूं आपल्या पुत्राविषयी शोक करू नको.

सूंजया, राजा भगीरथ देखील मृत्युमुखी पडल्याचे आमच्या ऐकण्यांत आहे. त्याचा यज्ञ चालला असतां सोमप्राशन केळ्यामुळे अत्यंत मद चढून सुरश्रेष्ठ भगवान् इंद्राने आपल्या बाहुबीर्याने हजारों दैत्यांचा पराजय केला. यज्ञ चालू असतां त्यामध्ये त्यांने सुवर्णमय अलंकारांनी विभूषित असलेल्या हजारोंच्या हजारों कन्या दक्षिणा म्हणून अर्पण केल्या. त्या सर्वही कन्या रथारूढ असून त्या प्रत्येक रथाला चार चार अश्व जोडलेले होते; त्यांतील प्रत्येक रथाच्या मागून सुवर्णमाला धारण करणारे व मदजलाच्या विद्वस्मूहानं युक्त असलेले शंभर शंभर हन्ती असून, प्रत्येक हन्तीच्या मागून एक एक सहस्र अश्व, प्रत्येक अश्वाच्या मागून सहस्र धेनु व प्रत्येक धेनूमागून एक सहस्र अजा अशा चालल्या होत्या. एकांतांत वास करीत असतां त्याच्या समीपाभागी भागीरथी असें नांव धारण करणारी गंगा इक्ष्वाकुकुलोत्तन जो भगीरथ, त्याची, त्रैलोक्य-

सूंजया, महात्मा दिलीपही मरण पावल्याचे आमच्या ऐकिवांत आहे. ब्राह्मण लोक ज्याच्या अनेक कृत्यांच्या गोष्टी सांगतात असतात, ज्या समाधानसंपत्त पृथक्कीपतीने महायज्ञ करून त्यामध्ये द्रव्यपूर्ण असणारी ही पृथक्की ब्राह्मणांना दान करून याकली, जो यज्ञ करीत असतां त्याच्या प्रत्येक यज्ञामध्ये पुरोहितांना सुवर्णमय सहस्र गज दक्षिणारूपाने अर्पण केले गेले; ज्याच्या यज्ञामध्ये शोभासंपत्त व सुवर्णमय असा प्रचंड युप होता, आणि यज्ञकालीं इंद्र-प्रभुति सर्वही देव कर्मे करीत ज्याच्या समीप येऊन राहिले होते; त्याच्या त्या सुवर्णमय असलेल्या युपावरील सुवर्णमय कटकावर सहा हजार देवांनी आणि गंधवारीं सात वेळ नृत्य केले; त्या वेळीं स्वतः विश्वावसु वीणा वाजवीत होता. तेहां प्रत्येक प्राण्याला असे वाटले कीं, हा माझ्यानकडे मुख करून वाजवीत आहे. दिलीप राजाच्या या कृत्यांचे अनुकरण कोणाही राजाला करितां आले नाहीं. सुवर्णांनी शरीर अगदीं आच्छादित होऊन गेलेले त्याचे मदोन्मत्त गज मार्गामध्ये पडून राहिलेले होते. हजारों शत्रुंचा मारा सहन करणारे धनुष्य धारण करणाऱ्या त्या सन्त्यवादी महात्म्या दिलीपांचे ज्यांनी दर्शन घेतले ते पुरुष देखील स्वर्गास गेले. दिलीपाच्या मंदिरामध्ये तीन शब्द केवळही क्षीण झालेले नव्हते. वेदधोष, प्रत्यंचेचा धोष आणि दान करा हा वाक्याचा धोष हे ते तीन शब्द होत. सूंजया, तुजहून अत्यंत चतुर्भद्र आणि तुझ्या पुत्राहून अत्यंत पवित्र

१ धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य यांमध्ये उ-मार्गावरून जाणारी गंगा ही कल्या शाली. त्वाह असणारा.

असलेला तो दिलीपही ज्या अर्थी मरण पावला असें सांगत असतात. हे प्रजाधिपते, त्यानें शंभर आहे, त्या अर्थी तूं आपल्या पुत्राविषयीं शोक अश्वमध आणि शंभर राजसूय यज्ञ करून ब्राह्म-करीत बसू नको.

सूंजया, युवनाश्वपुत्र राजा मांधाता हाही लांब असलेले सुवर्णमय रोहित मत्स्य अर्पण मृत झाल्याचे आमच्या ऐकिवांत आहे. मरुत केले. ते ब्राह्मणांनी नेऊन, अधिक झालेले नामक देवतांनीं त्याला त्याच्या पित्याच्या मत्स्य इतर लोकांनीं वांटून घेतले. सूंजया, कुर्शिंतून गर्भरूपानं वाहेर काढले. महात्म्या तुजहून अत्यंत चतुर्भद्र असणारा व तुझ्या युवनाश्व राजाने केलेल्या ईश्वरील पुत्रप्राप्ति- पुत्राहून अत्यंत पवित्र असलेला तो मांधाताही कारक दधिमिश्रित घृत भक्षण कल्पामुळे तो ज्या अर्थी मरण पावला आहे, त्या अर्थी तूं आपल्या त्रिलोकविजयी श्रीमान् महात्मा नृपति त्याच्या पुत्राविषयीं दुःख करीत बसू नको.

उदरामध्यें निर्माण होऊन वाढला; व उत्पन्न सूंजया, नहुषपुत्र यथाति देखील मरण झाल्यानंतर, देवतुल्य स्वरूप असलेल्या मांधा- पावला आहे. हीं संपूर्ण समुद्रवलयांकित त्याला पित्याच्या मांडविर निजलेला पाहून, पृथ्वी जिंकून घेतल्यानंतर जो शेंम्या केंकून हा आतां कोणाचं दुग्धपान करील असें देव पर- ती ज्या ठिकाणीं पडेल तेथें राहून यज्ञ करीत स्परांस विचारूं लागले. तेहां इंद्रानं माझें असे: अशा रीतीनं यज्ञवेदिकांनीं सर्व पृथ्वी दुग्धपान करील असें ह्याणून त्याचा अंगीकार चित्रविचित्र करीत व मुख्य मुख्य यज्ञ करीत केला. व ह्याणूनच “मां (माझें) धाता (स्तन- ज्याने पृथ्वीप्रदक्षिणा केली, एक हजार अश्व- पान करील.)” असे इंद्रानं त्याचें नांव ठिविले. मध आणि शंभर वाजपेय यज्ञ करून ज्याने नंतर त्या महात्म्या युवनाश्वपुत्राच्या पोप- तीन सुवर्णपर्वत अर्पण करून ब्राह्मणांना तृप्त केले, णासाठीं त्याच्या मुखांत इंद्राच्या हातून दुग्ध- दैत्यांरीं भयंकर युद्ध सुरु झाले असतां धारा गळू लागली. ह्याप्रमाणे इंद्राच्या हस्ताचं दैत्यांना आणि दानवांना ठार करून ज्या पान करितांच त्याचें वजन एका दिवसांतच नहुषपुत्र यथातीनं या संपूर्ण पृथ्वीचे विभाग शंभर पलें वाढलें; व तो पृथ्वीपति वारा दिव- केले व शेवटच्या विभागामध्ये यदुद्युप्रभृति सांतच वारा वर्षाच्या कुमाराण्वडा मोठा पुत्रांना ठवून व पुरुला राज्याभिषेक करून झाला. युद्धांत इंद्राप्रमाणे शुर असलेल्या त्या जो आपल्या पन्नीसहवर्तमान अरण्यांत निघून धर्मनिष्ठ महात्म्याला एका दिवसांत संपूर्ण गेला, तो तुजहून अत्यंत चतुर्भद्र व तुझ्या पृथ्वीची प्राप्ति झाली. या मांधात्याने अंगार, पुत्राहून अतिशय पवित्र असलेला यथाति मरुत, असित, ग्रय आणि अंगाधिपति बृहद्रथ देखील ज्या अर्थी मरण पावला आहे, त्या अर्थी यांना संग्रामामध्ये पराजित केले. जेव्हां युव- तूं आपल्या पुत्राविषयीं शोक करीत बसू नको. नाश्वपुत्र मांधात्याने अंगार नामक भूपतीरीं सूंजया, नाभागपुत्र अंबरीष हा देखील मृत रणागणांत युद्ध चालविले, तेहां, आतो धनु- झाल्याचे आमच्या ऐकण्यांत आहे. प्रजांनीं तो आपल्या टणत्काराने आकाश खास भिज्ञ होऊन पवित्र नृपत्रेष्ठ आपलें संरक्षण करणारा म्हणून जाणार, असें देव मानू लागले. जेथें सूर्य ईश्वरापासून मागून घेतला होता; त्या यज्ञ- उदय पावतो व जेथें तो अस्त पावतो तेथर्यत-

१. मुलाशीं मोठे असलेले काढीच्या आ-
चा सर्व प्रदेश युवनाश्वपुत्र मांधात्याचाच होय, काराचे काष.

कर्त्या राजानें यज्ञ चालू असतांना अत्यंत शंभर वर्षेपर्यंत होमावशिष्ट अन्न भक्षण करून निष्ठा ठेवून हजारोच्या हजारों यशकर्त्या होताः त्या गयाला अभि- राजांची ब्राह्मणांच्या शुश्रूषेकडे योजना केली असतां त्यानें त्याजकडून ‘आपणाला दान होती. हें कर्म पूर्वीच्याही लोकांच्या हातून घड- करावयाला अक्षय द्रव्य असावे; धर्मश्रद्धेची अधि- घडले नाहीं व पुढेही कोणाच्या हातून घड- वृद्धि होत असावी, आणि, हे अप्पे, तुझ्या प्रसा- णार नाहीं, असें ह्याणून कार्यदक्ष लोक नाभाग- दानें माझें अंतःकरण सत्याच्याच योगानें आनं- पुत्र अंबरीषासंबंधानें आनंद मार्नीत असत. दित होऊन रहावे.’ असे वर मागून घेतले. ते सर्व दहा हजार दहाशों राजे अश्वमेथ यज्ञ त्याप्रमाणे त्याच्या सर्व कामनाही अग्रीकडून करून उत्तरायणमार्गानें हिरण्यगर्भाच्या लोकास पूर्ण झाल्या, असें आम्हीं ऐकिलेले आहे. त्याने गेले. सूंजया, तो तुजहून अत्यंत चतुर्भुद्र अस- दर्श पूर्णमास आणि चातुर्मास्य हे याग पुनः- लेला व तुझ्या पुत्राहून अतिशय पवित्र अस- पुनः करून एक हजार वर्षेपर्यंत अश्वमेथ यज्ञ लेला अंबरीषही ज्या अर्थी मृत झाला आहे, कले; व एक हजार वर्षेपर्यंत उठतां बसतां त्या अर्थी तू आपल्या पुत्राविषयीं शोक करीत दहा लक्ष धेनु आणि दहा लक्ष खेचरें अर्पण बसू नको.

सूंजया, चित्ररथपुत्र शशांविदु हा देखील देवांना, द्रव्यदानानें ब्राह्मणांना, आद्यादि- मरण पावल्याचे आमच्या ऐकण्यांत आहे. या कांनीं पितरांना आणि उपभोगाच्या योगानें महात्म्याला एक लक्ष भार्या होत्या व दहा लक्ष स्त्रियांना तृप्त करून सोडले. त्या राजाने अश्व- पुत्र असून ते सर्वही सुवर्णमय कवच धारण मेथ नामक महायज्ञामध्ये दहा वावा संद व करणारे व उत्कृष्ट प्रकाशे योद्दे होते. त्या त्याच्या दुप्पट लांब अशी सुवर्णमय भूमि प्रत्येक राजपुत्राच्या मागून शंभर कन्या चालत करून ती दक्षिणारूपानें अर्पण केली होती. असत; व प्रत्येक कन्येमागन शंभर हत्ती, प्रत्येक हे नरश्रेष्ठा राजा, भागीरथीमध्ये जितके वाळूचे हत्तीमागें शंभर रथ, प्रत्येक रथामागून सुवर्ण- कण आहेत तितक्या धनुंचं त्या अमूर्तरथ गयाने मय अलंकारांनी विभूषित असलेले व नामां- दान केले होते. संजया, तुजहून अत्यंत चतु- कित देशामध्ये उत्पन्न झालेले शंभर अश्व, व भंद्र आणि तुझ्या पुत्राहून अत्यंत पृष्ठवान् प्रत्येक अश्वामागून शंभर धेनु, आणि प्रत्येक असलेला तो गय देखील ज्या अर्थी मरण पावला धेनूमागून शंभर मेष चालत असत. हे महा- आहे, त्या अर्थी तू आपल्या पुत्राविषयीं शोक राजा, ही सर्व अमर्याद संपत्ति अश्वमेथ करीत बसू नको.

नामक महायज्ञामध्ये शशांविदुनें ब्राह्मणांला सूंजया, संकृतपुत्र रंतिवही मृत झाल्याचे अर्पण केली. सूंजया, तुजहून अत्यंत चतुर्भुद्र आमच्या ऐकिवांत आहे. त्या महातपस्वी राजाने आपण तुझ्या पुत्राहून अतिशय पृष्ठसंपन्न अस- उत्कृष्ट प्रकारे इंद्राचे आराधन करून त्याजकडून लेला तो शशांविदुही ज्या अर्थी मरण पावला “आमच्यापाशीं विपुल अन्न असावे; आहा- आहे, त्या अर्थी तू आपल्या पुत्राविषयीं शोक कडे अतिरिक्तांनी यावे; आमची अद्वा नष्ट होऊं करीत बसू नको.

सूंजया, अमूर्तरथाचा पुत्र गय देखील मृत करण्याचा प्रसंग येऊ नये.” असा वर मागून झाल्याचे आमच्या ऐकण्यांत आहे. तो नृपति घेतला. त्या सवाचारी व कीर्तिसंपन्न महात्म्या

रंतिदेवाच्या जवळ ग्रामवासी आणि अरण्य-प्रभावाने पूर्वी या पृथ्वीवर एकछत्री राज्य वासी सर्व पशु येऊन राहिले होते. त्याच्या शालेले होते; त्याने एक हजार अश्वमेध करून चर्मराशीच्या घर्मजलापासून चर्मणवती या देवतांना तृष्ण करून सोडले; त्याने सुवर्णमय नांवाने प्रख्यात असलेली महानदी उत्पन्न स्तम्भ असलेले, कमळाच्या पाकळीप्रमाणे नेत्र झाली. यज्ञ सुरु झाला असतां त्या राजाने असलेल्या स्त्रियांनी गजबजलेले, व शेयांनी ब्राह्मणांना शंभर शंभर निंकांची दक्षिणा दिली. त्यास असलेले आणि सर्व प्रकारचा सुवर्णवस्तूनी त्या वेळी, ‘अरे, तुला शंभर निष्क मिळाले काय?’ युक्त असणारे राजमंदिर आणि इतरही अभीष्ट तुला मिळाले काय?’ असें ब्राह्मण लोक मोठ-वस्तु याचे सत्पात्र ब्राह्मणांना दान केले; व मोठ्यांने ओरडत होते. ‘हे आपणांला सहस्र त्याच्या अनुज्ञेवरून ब्राह्मणांनी ते सर्वही वैमव निष्क’ असें त्याने ह्याणतांच ब्राह्मणांना ते निष्क विभागून घेतले. त्याने रागारागाने ही सर्व पोंचत असत. ज्ञानसंपन्न रंतिदेवाचीं दक्षिणा-समुद्रवलयांकित पृथ्वी खणून काढली आणि भीमामध्ये होम करण्याचीं साधने, द्रव्ये ठेव-त्याच्या नांवावरूनच समुद्राला सागर असें प्याचीं पात्रे, घट, लहान लहान भांडी, कढया, नांव पटले. सूजया, तो तुजहून अत्यंत चतुर्तोपल्या, आणि पिठर नामक काष्ठपांत्रं (पाढीं) भंद्र व तुझ्या पुत्राहून अत्यंत पुण्यसंपन्न असा यापैकीं कांहांही सुवर्णवांचून इतर धातूचे सगर देखाल ज्या अर्थी मरण पावला आहे, केलेले नव्हते. त्या संकृतिपुत्र रंतिदेवाच्या गृहात् त्या अर्थी तू आपल्या पुत्राविषयीं शोक करीत मध्ये ज्या रात्री अतिथि जाऊन वास करतील, बसू नको.

त्या रात्रीं त्यांना एकवीसां खेनूची प्राप्ति होत सूजया, वेनपुत्र पृथु राजा देखाल मृत असे. त्या ठिकाणी उज्ज्वल अशीं रन्मय झाल्याचे आमच्या ऐकण्यांत आहे. त्याला कुऱ्डले धारण करणारे आचारी ओरडून संगत एकत्र जमून महर्वीनीं महावनामध्ये राज्याभिषेक असत कीं, ‘आज वरणच अधिक भक्षण करा. केला व तो लोकांच्या सुखाची अभिवृद्धि करील आज पूर्वीप्रिमाणे मांस नाही.’ सूजया, तुजहून हे जाणून त्याचे ‘पृथु’ असे नांव ठेविले. अत्यंत चतुर्भंद्र आणि तुझ्या पुत्राहूनही अतिकृत असें लक्षापासून (संकांतून) रक्षण करणारा ह्याणून-शय पवित्र असलेला तो रंतिदेवही ज्या अर्थी च त्याला क्षत्रिय असें ह्याणतात; त्या वेनपुत्र मरण पावला आहे, त्या अर्थी तू आपल्या पुत्रां पृथुला पहातांच त्याच्या प्रजा ‘आही अनुरक्त आहो.’ असें ह्याणत असत; व ह्याणूनच त्याच्या अनुरागामुळे त्याचे ‘राजा’ असे नांव पटले. वेनपुत्र पृथु राज्य करीत होता त्या वेळी सर्व भूमि नांगरल्यावांचून पीक देत असे, प्रत्येक वृक्षाच्या प्रत्येक पत्रांतून मध गळत असे, आणि सर्वही खेनु धागर धागर दूध देत असत. तसेच मनुष्येही निरोगी, सर्व मनोरथ पूर्ण झालेलीं, कोदूनही भीति नसलेलीं अशीं होऊन आपल्या इच्छेप्रमाणे गृहामध्ये अथवा शेतामध्ये वास्तव्य करीत असत. हा समुद्रांतून जाणार

सूजया, अलौकिकपराक्रमसंपन्न इश्वाकु-कुलोत्तन पुरुषेष्ठ महात्मा सगरही मृत झाल्याचे आमच्या ऐकिवांत आहे. वर्षाकाल निधून गेल्यानंतर ज्याप्रमाणे निरब्र अशा आकाशांत नक्षत्राधिपति चंद्राच्या मागन नक्षत्र-समुदाय गमन करू लागतात, त्याप्रमाणे तो गमन करू लागला असतां त्याच्या मागून त्याचे साठ हजार पुत्र गमन करीत असत. त्याच्या

१ चार ताळे सोन्याचे एक प्रकारचे नाणे.

असला तर व्याच्याकरितां समुद्राचें पाणी
गोठून जाई. व्याच्या राज्यांत नद्या आपली
मयोद्या सोडून केव्हांही वाहिल्या नाहीत व
व्याचा ध्वजार्ही कर्थी मग शाला नाहीं. व्या
राजाने अध्यमेघ नामक महायज्ञामध्ये चारशे
चारशे हात उंच असे सुवर्णाचे एकवीस पर्वत
करून ब्राह्मणांना दान केले. सुंजया, तो तुज-
हून अत्यंत चतुर्भद्र व तुझ्या पुत्राहून अत्यंत
पुण्यसंपन्न असलेला पृथु देखील ज्या अर्थी
मृत शाला आहे, त्या अर्थी तूं आपल्या पुत्रा-
विषयीं शोक करीत बसू नको.

राजा सूंजया, तूं माझे हें भाषण न ऐकून
घेतां स्वस्थ बसून असा विचार काय करीत
आहेस? आसन्नमरण शालेल्या मनुष्याला दि-
लेल्या पथ्याप्रमाणे माझी ही बढबड व्यर्थ तर
होणार नाहींना?

सूंजय म्हणाला:—नारदा, उक्तृष्ट सुंगंध
असलेल्या पुण्यमालेप्रमाणे हृदयहारक आणि
विस्मयोत्पादक अर्थाने युक्त असलेली व पुण्य-
कर्त्त्वी महात्म्या राजर्षीच्या कीर्तीने युक्त अस-
लेली ही आपली वाणी मी ऐकत आहें. हे
मर्हे, आपले हें भाषण व्यर्थ आहे असे नाहीं.
कारण, मी आपणाला केवल अवलोकन करून तर
गतशोक शालां आहें. हे ब्रह्मवादिन, मला
आपले भाषण ऐकण्याची इच्छाही आहे; व मी
तें ऐकल्यानंतर अमृत प्राशन केल्याप्रमाणे
तुम्ही होतों. हे अमोघदृष्टे प्रभो, संतापाने दग्ध
होऊन गेलेल्या मजवार जर आपण अनुग्रह
करीत असाल, तर आपल्या प्रसादाने आज
माझा पुत्र जिवंत होऊन त्याची आणि माझी
मेठ होऊ द्या.

नारद म्हणाले:—पर्वताने दिलेला तुम्हा हा
गुणवान् स्वर्णर्षीवी नामक पुत्र मृत शाला आहे,
तेव्हां आतां मी तुला सहस्र वर्षे आयुष्य अस-
लेला हिरण्यनाम नामक पुत्र देतों.

अध्याय तिसावा.

—:::—

नारद आणि पर्वत यांचे उपाख्यान.
युधिष्ठिरानें विचारलें:—तो सूंजयपुत्र
सुवर्णनिष्ठीवन करणारा होण्याचे कारण काय?
पर्वताने तो कशाकरितां अर्पण केला? आणि
तो कशाच्या योगाने मृत्यु पावला? जर त्या
वेळी मनुष्याचे आयुष्य एक हजार वर्षे होतें,
तर मग कुमारावस्था प्राप्त होण्याचे पूर्वीच तो
सूंजयपुत्र कसा मरण पावला? त्याला सूर्वै-
ष्ठीवी हैं केवल नांवच होतें, कीं तो खरोखर
तसाच होता? आणि जर तसा असेल, तर तो
सुवर्णनिष्ठीवन करणारा कसा शाला? महा-
राज, हें सर्व जाणावयाची माझी इच्छा आहे.
श्रीकृष्ण सांगतात:—हे प्रजाधिपते, यावि-
पर्याचा बरोबर तृतींत मी तुला सांगतो. हे

प्रभो, पूर्वी लोकश्रेष्ठ नारद आणि पर्वत हे दोन
मामे-भाचे असलेले ऋषी शाल्योदान आणि
दृत भक्षण करून मनुष्यांमध्ये विहार करीत
रहावे, या इच्छेने अत्यंत आनंदाने देवलोकां-
तून ह्या लोकांत आले. मातुल नारद आणि
भगिनीपुत्र पर्वत हे ते उभयतां मनुष्योचित
भोग भोगीत पृथ्वीतलावर आल्यानंतर, वेगाने
यथेच्छ चोहांकडे गमन करू लागले; आणि
प्रेम व आनंद यांनी युक्त असणाऱ्या त्या उभ-
यतांनी असा नियम केला कीं, शुभ असो
अथवा अशुभ असो, अंतःकरणांत जी इच्छा
उत्पन्न होईल ती परस्परांनी परस्परांस संगि-
तली पाहिजे. नाहीं तर व्यर्थ शाप दिला जाईल.
या प्रतिज्ञेस अनुमोदन देऊन ते उभयतां लोकपूज्य
महर्षि श्वेतवशोद्भव राजा सूंजयाकडे जाऊन
हाणाले, ‘हे पृथ्वीपते, आहीं कांहीं कालपर्यंत

तुम्हाच हितासाठीं तुजपाशीं रहणार आहों.
यासतव, आहांला योग्य प्रकारे अनुकूल हो.’

यावर 'ठीक आहे.' असेहे हाणून राजा त्यांचा होत आहे तोंच तू मला पूर्वी कळविलें नाहीस, सकार करून शुश्रूषा करून लागला. पुढे एकदा हाणूनच आतां मी तुला शाप देतो. तू ब्रह्मराजा अत्यंत आनंदित होऊन त्या महात्म्या चारी, मजहून थोर, तपस्वी आणि ब्रह्मनिष्ठ मुनींना ह्याणाला कीं, 'उक्कृष्ट प्रकारचा वर्ण असतां आपण उभयतांनी परस्परांशी केलेल्या असलेली, दर्शनीय, निर्दोष अवयव असलेली, सुरील आणि सदाचार यांकडे उक्कृष्ट प्रकारं लक्ष्य असलेली, कमलकेसराप्रमाणे उक्कृष्ट कांति असलेली, व कौमारावस्थेत असणारी माझी ही पकुलती एक सुकुमारी नामक कन्या आपणां उभयतांची खांत संशय त्यांनी उत्तर दिल्यानंतर राजाने 'मुली, तू हाणी ब्राह्मणांची देवांप्रमाणे अथवा पित्याप्रमाणे शुश्रूषा कर.' अशी तिला आज्ञा केली. तेहां कीं, 'तूं जरी ब्रह्मचर्य, सत्य आणि ईंद्रिय-ठीक आहे' असेहे आपल्या पित्यास सांगन दिमन यांनी युक्त असून सौंदर्य धर्मनिष्ठ आहेस, ती धर्मनिष्ठ कन्या राजाच्या आज्ञेप्रमाणे तरीही तुला स्वर्गप्राप्ति होणार नाही !'

त्यांनी उत्तर दिल्यानंतर राजाने 'मुली, तू हाणी ब्राह्मणांची देवांप्रमाणे अथवा पित्याप्रमाणे शुश्रूषा कर.' अशी तिला आज्ञा केली. तेहां कीं, 'तूं जरी ब्रह्मचर्य, सत्य आणि ईंद्रिय-ठीक आहे' असेहे आपल्या पित्यास सांगन दिमन यांनी युक्त असून सौंदर्य धर्मनिष्ठ आहेस, ती धर्मनिष्ठ कन्या राजाच्या आज्ञेप्रमाणे सकारपूर्वक त्यांची शुश्रूषा करून लागली.

पुढे तिच्या त्या शुश्रूषेमुळे आणि अप्रतिम विष्ट झालेल्या गजश्रेष्ठप्रमाणे ते असहिष्णु सौंदर्यमुळे लवकरच नारदावर मदनानें एका-आणि क्रुद्ध होऊन गेलेले उभयतां मुनि पर-एकीं हळा केला. पुढे, ज्याप्रमाणे शुक्रपक्ष स्परापासून निघून गेले. नंतर, हे भरतकुलो-सुरु होतांच हळू हळू चंद्र वृद्धिंगत होतो, तप्ता, पर्वत संपूर्ण पृथ्वीवर पर्यटन करून लागला त्याप्रमाणे त्या महात्म्याच्या अंतःकरणांत असतां त्याच्या स्वतःच्या तेजामुळेच लोक कामवासना वृद्धिंगत होऊन लागली. पण लज्जा त्याचा योग्य प्रकारे बहुमान करून लागले. इकडे वारू लागल्यामुळे त्या धर्मवेत्या नारदानें ती ब्राह्मणश्रेष्ठ नारदानें ती दूषणशून्य अशी सुकुमारी तीव मदनबाधा आपला भगिनीपुत्र महात्मा नामक संजय राजाची औरस कन्या धर्माच्या पर्वत याला सांगितली नाही. तथापि तपोबला-अनुरोधाने संपादन केली. पण त्या कन्येला च्या योगानें आणि चर्येवस्तु नारद कामपीडित नारदांचं स्वरूप पर्वतानें जसा शाप दिला होता शाला आहे असेहे पर्वतानें ओळखलें व अति-त्याप्रमाणे दिसून लागले. पाणिग्रहणमंत्राचा शाय क्रुद्ध होऊन त्यांने त्याला शाप दिला. प्रयोग होऊन लागला तेव्हापासूनच सुकुमारीला तो ह्याणाला, 'तू निःशंकपणे प्रतिज्ञा करून देवविष्ट नारदांचे मुख वानरासारखे दिसून लागले. मजबोर निधाला होतास; पण शुभ अथवा तथापि तिनें त्याचा अवमान केला नाही. इत-अशुभ जी वासना अंतःकरणांत उत्पन्न होईल केंच नव्हे, तर ती उलट प्रीति करून लागली ती परस्परांस सांगावी हें बोलणे तू खोटें केलेंस. व भर्त्याच्या सेवेलाही जाऊ लागली. पतिप्रेम-यास्तव, हे ब्रह्मन, आज हा मी तुला शाप देत शालिनी अशा त्या सुकुमारीच्या अंतःकरणांत आहें. तुझ्या अंतःकरणांत या कौमारावस्थेत नारदावांचून दुसरा मुनि, देव अथवा यश असलेल्या सुकुमारीविषयीं कामवासना उत्पन्न कोणीही आपला पति असावा असेहे आलेनाही.

पुढे कोणे एके समर्थी भगवान् पर्वत एका मनुष्यशून्य अरण्यामध्ये संचार करीत असतां

त्या ठिकाणीं त्याला नारदाचे दर्शन झाले.

तेहां त्याने प्रणाम करून नारदाला हळले की, 'हे प्रभो, मला स्वर्गाला जाऊ देण्याचा राजा युधिष्ठिर नारद मुनीला म्हणाला, 'हे आपण अनुग्रह करा.' हे ऐकून स्वतः अत्यंत भगवन्, सुवर्णषीवीचिं जन्मवृत्त श्रवण करण्याची दीन झालेला नारद हात जोडून आपल्या समीप माझी इच्छा आहे.' याप्रमाणे युधिष्ठिरानें प्रभ येऊन बसलेल्या दीन अशा पर्वताला अवलो-

कन करून हणाला, 'प्रथम तूच मला वानर

होशील असा शाप दिलास, व तू असें हळ-

ल्यानंतर मग मीही आजपासून तुला स्वर्गवास मिळावयाचा नाहीं असा शाप दिला. हे कांहीं म-

जकडून अयोग्य घडलेले नाहीं. कारण तू मला

पुत्राच्या ठिकाणीं आहेस.' असें म्हणून त्या भगिनीपुत्र महामुनि पर्वत हे उभयतां विजयि-

वेळीं न्या उभयतां मुनींनी परस्परांचे ते शाप श्रेष्ठ सुंजयाकडे वास्तव्य करण्याच्या इच्छेनेंगेलों.

परत घेतले. तेहां देवाचे स्वरूप प्राप झालेल्या

व ह्याणूनच अत्यंत कांतिमान् झालेल्या नारदास आमची पूजा केली. पुढे तो आमच्या सर्व

अवलोकन करितांच, हा दुसऱ्या एखाद्या स्त्रीचा

पाति असावा अशी शंका आल्यामुळे ती सुकु-

मारी पलायन करून लागली. ती निर्दोष अस-

लेली स्त्री पलायन करीत आहे असें पहातांच,

हा तुझाच पाति आहे याविष्यीं शंकित हेण्याचे

कारण नाहीं, याप्रमाणे महात्म्या पर्वतानें तिची

समजूत घातल्यानंतर व पूर्वीं पतीस आलेली

विस्पता हा शापाचा दोष आहे असें ऐक-

ल्यानंतर ती ताव्यावर आली. पुढे पर्वत

कथन करील.

श्रीकृष्ण सांगतात:—हे नरश्रेष्ठ, ज्याने सर्व

कांहीं प्रत्यक्ष अवलोकन केले आहे त्या ह्या

भगवान् नारद मुनीला तू प्रभ केलास म्हणजे

तो वृत्तांत जसा घडला होता तसा तो तुला

कथन करील.

अध्याय एकतिसावा.

—०:—

स्वर्णषीवीच्या उत्पत्तीचा वृत्तांत.

वैशंपायन सांगतात:—तदनंतर पांडुपुत्र

की, 'हे प्रभो, मला स्वर्गाला जाऊ देण्याचा राजा युधिष्ठिर नारद मुनीला म्हणाला, 'हे

आपण अनुग्रह करा.' हे ऐकून स्वतः अत्यंत भगवन्, सुवर्णषीवीचिं जन्मवृत्त श्रवण करण्याची

दीन झालेला नारद हात जोडून आपल्या समीप माझी इच्छा आहे.' याप्रमाणे युधिष्ठिरानें प्रभ

येऊन बसलेल्या दीन अशा पर्वताला अवलो-

कन करून हणाला, 'प्रथम तूच मला वानर घडला होता त्याप्रमाणे सांगू लागले.

नारद म्हणाले:—हे महाबाहो, श्रीकृष्णांनी

जे सांगितले ते अगदी बरोबर तसेच आहे.

आतां या वृत्तांतांतील जो कांहीं अवशेष आहे,

तो मी तुला सांगतो, ऐक. मी आणि माझा

पुत्राच्या ठिकाणीं आहेस.' असें म्हणून त्या भगिनीपुत्र महामुनि पर्वत हे उभयतां विजयि-

वेळीं न्या उभयतां मुनींनी परस्परांचे ते शाप श्रेष्ठ सुंजयाकडे वास्तव्य करण्याच्या इच्छेनेंगेलों.

तेहां त्या ठिकाणीं त्याने शास्त्रानिर्दिष्ट विधीने

व ह्याणूनच अत्यंत कांतिमान् झालेल्या नारदास आमची पूजा केली. पुढे तो आमच्या सर्व

इच्छा उक्त प्रकारे पूर्ण करून लागला; व आमहीही त्याच्या गृहामध्ये वास्तव्य करून

लागलो. याप्रमाणे वर्षाकाल निघून जाऊन

आमच्या गमनाचा काल प्राप झाला असतां

पर्वताने मला अर्धपूर्ण अशा शब्दांनी म्हटले

कीं, 'आपण उभयतांनीं अत्यंत आदर पावून

योग्य होतें त्या वेळीं या राजाच्या गृहामध्ये

वास्तव्य केले. यास्तव, हे ब्रह्मनिषा, आतां

पुढचा विचार पहा.' हे ऐकून, राजा, दर्शनही

शुभकारक असलेल्या पर्वताला मी हळले, 'हे

प्रभो भगिनीपुत्रा, हे सर्व तुश्याकडून जुळून

येईल. आतां आपण राजाला वराच्या नावी

लावावा म्हणजे झाले. तो जें जें इच्छीत असेल तें

त्याला मिळू दे; इतकेच नव्हे, तर जर तुझी

अनुमति असेल, तर आपणां उभयतांच्या तपो-

बलानें त्याचे मनोरथ सिद्धीस जावोत.'

तदनंतर, हे कुरुकुलश्रेष्ठ, विजयश्रेष्ठ राजा

सुंजयाला बोलावून आणून माझी अनुमति अस-

लेला पर्वत भाषण करूं लागला. तो ह्याणाला, ते हावा.” ह्यावर, इंद्राची मर्जी राखण्याच्या ‘हे राजा, तूं सरलतापूर्वक जो आमचा सकार केलास, त्यामुळे आम्ही संतुष्ट झालो आहो. तेह्यां दीन होऊन गेलेल्या त्या नृपतीला मी यास्तव, हे नरशेषा, आमची अनुज्ञा असल्या मुळे तुला कोणता वर पाहिजे आहे तो विचार करून माग; आणि, हे महाराजा, ज्या योगानें वेवतांनाही पीडी होणार नाहीं आणि मनु- यांचाही नाश होणार नाहीं, असा वर माशून घें. तसेच करण्यास हरकत नाही. कारण, आम्ही उभयतांही तुला पूज्य आहो आणि आम्ही उभयतांनी आपल्या इच्छेनुसार प्रयाण तूंही मान्य आहेस.’

सूजय ह्याणाला:—आपण जर मजवर प्रसन्न रांत निघून गेला.

शालीं असाल, तर तेवढ्यानेच मी कृतकृत्य शालीं आहें. कारण, आपला संतोष होणेहाच महत्कलदायक असा श्रेष्ठ लाभ मला झालेला आहे.

ह्याप्रमाणे तो भाषण करूं लागला असतां पर्वत पुनरपि त्याला ह्याणाला कीं, राजा, ज्याची तुझ्या अंतःकरणांत फार दिवसांपासून इच्छा असेल, तें तूं माशून घें.

सूजय ह्याणाला:—शौर्यसंपन्न, दृद्धनिश्चयी, दीर्घायुषी, महाभाग्यशाली व कांतीं इंद्र-पराजय होईल या भीतीनें, तो बलवृत्रादिकांचा तुल्य अशा पुत्राची तृप्ति व्हावी अशी माझी हत्ता इंद्र बृहस्पतीच्या मताप्रमाणे वाशून तो इच्छा आहे.

पर्वत म्हणाला:—हा तुक्षा मनोरथ पूर्ण होईल. पण पुत्र दीर्घायुषी मात्र होणार नाहीं. कारण, इंद्राचा पराजय करण्यासाठीच तुझ्या अंतःकरणांत ही इच्छा वास्तव्य करीत आहे. तुक्षा पुत्र सुर्वाणीची या नावानें प्रख्यात होईल. पण वेवेद्रतुल्य कांति असलेल्या त्या पुत्राचें देवेद्रापासून संक्षण केलें पाहिजे.

महात्म्या पर्वताचे हें वचन ऐकून, ही गोष्ट अशी घडूं नये म्हणून सूजयानें त्याची विनवणी केली आणि तो म्हणाला, “हे मुने, आपल्या तपोबलाच्या योगानें माझा पुत्र दीर्घायुषी

व्हावा.” ह्यावर, इंद्राची मर्जी राखण्याच्या उद्देश्यानें पर्वतानें काहीही उत्तर दिले नाही. तेह्यां दीन होऊन गेलेल्या त्या नृपतीला मी पुनरपि म्हटलें, ‘हे महाराजा, त्या वेळीं तूं माझे स्मरण कर, म्हणजे मी तुला पुत्राचें दर्शन करवीन. हे पृथ्वीपेत, तुक्षा प्रिय पुत्र यमाच्या अधीन होऊन गेला तरी देखील, मी तुला देईन.’ असेही त्या नृपतीला सांगितल्यानंतर आम्हीं उभयतांनी आपल्या इच्छेनुसार प्रयाण केलें; व सूजयाची स्वच्छंदपणे आपल्या मंदि-

पूर्दें काहीं काल निघून गेल्यानंतर, त्या राजर्षि सूजयाला तेजानें जणू तळपत असलेला व महावीर्यसंपन्न असा पुत्र झाला. तो सरो-वरांतील महाकमलाप्रमाणे कालानुसार वाढूलागला. तो सुवर्णषीवी असल्यामुळे त्याचें तें नांव यथार्थ होतें. हे कुरुशेषा, पूर्दें ती सुवर्ण-षिवनरूपी अन्त्यंत आश्रव्यकारक गोष्ट लोकांत पसरली. तेह्यां महर्षि पर्वतानें वरप्रदान केलें

आहे असेही इंद्राला कटून आले. पूर्दें, आपला दीर्घायुषी, महाभाग्यशाली व कांतीं इंद्र-पराजय होईल या भीतीनें, तो बलवृत्रादिकांचा कुमार मिळण्याची संधि पहात होता. हे प्रभो, शरीर धारण करून उर्मे असलेल्या आपल्या वज्ररूपी सुप्रसिद्ध दिव्य अस्त्राला ‘तूं न्याघ होऊन ह्या राजपुत्राचा वध कर’ असेही सांगून त्यानें पाठविले. ‘कारण, हे वत्रा, हा सूजयपुत्र मोठा झाला म्हणजे तो आपल्या शौर्यानें माझा पराभव करील; कारण, त्याला पर्वतानें असा वर दिलेला आहे.’ याप्रमाणे इंद्रानें सांगितल्यानंतर, शत्रूंची नगरे जिंकून घेण्यास साधनभूत असलेले वज्र संधि सांपडण्याची वाट पहात राहून प्रत्यहीं त्या कुमाराकडे , ज्याची युंकी मुबर्णमय आहे असा.

जाऊं लागले. इकडे देवेंद्रप्रभाणे कांति अस-
लेला तो पुत्र मिळाल्यानंतर सृंजयही अंतः-
पुरांतील ख्रियांसह आनंदित होऊन कायमचा
अरण्यांत जाऊन राहिला.

पुढे भागीरथीच्या तीरावरील त्या निर्जन
अरण्यामध्ये कोणे एके समर्थी केवळ एक दाई
वरोवर असलेला तो बालक क्रीडा करण्यासाठी
धावत गेला. तो जवळ जवळ पांच वर्षाचा
गजगति बालक एकदम उड्हाण केलेल्या महा-
बलवान् व्याघ्रापाशीं गेला; आणि त्याने
लोळवितांच तो बालावस्थेत असलेला राजपुत्र
थरथरां कांपूं लागला. व नंतर गतप्राण होऊन
भूमीवर पडला! तेव्हां दाई मोऱ्याने ओर-
डली. त्या राजपुत्राचा वध करितांच तो व्याघ्र
त्या वेळीं देवेंद्राच्या मायेने तेथेच अंतर्धान
पावला. इकडे अत्यंत दुःखाकुल झालेल्या मनु-
प्यासारखा धात्रीचा तो रोदन करणारा शब्द
कानीं पडतांच राजा सृंजय स्तवःच त्या प्रदे-
शाकडे धावून गेला. तेव्हां, ज्याच्यांतील
आनंद निघून गेला आहे असा व्याघ्राने रक्त

प्राशन केल्यामुळे गतप्राण होऊन भूमीवर पड-
लेला व आकाशांतून भ्रष्ट झालेला जणू चंद्रच
असा तो कुमार त्याच्या दृष्टीस पडला. नंतर,
देहावर रक्ताचा अभिषेक झालेल्या त्या पुत्राला
मांडीवर वेऊन अंतःकरणास अतिशय क्लेश
झालेला तो राजा दुःखाकुल होऊन रोदन करू
लागला. पुढे त्या कुमाराच्या माताही शोका-
कुल होऊन, ज्या ठिकाणी राजा सृंजय होता
तिकडे रोदन करीत धावल्या. तेव्हां कांहीं
सुचेनासे होऊन त्या राजाने केवळ माझे स्मरण
केले असतां, त्याने माझे चितन केले आहे असे
कळून येऊन मीं त्याला दर्शन दिले; आणि,
हे राजा, यदुवीर श्रीकृष्णाने जीं वाक्ये तुला
सांगितलीं तींच वाक्ये अत्यंत शोक करू लाग-
लेल्या त्या राजाला मीं सांगितलीं, व इंद्राच्या

अनुमतीने त्याच्या त्या पुत्राचे पुनरुज्जीवन
केले. त्याचे भवितव्यच तसेहोते, यामुळे त्यांत
बदल करितां येणे शक्यच नव्हते. तेव्हांपासून
पुढे तो महायशस्वी वीर्यसंपन्न कुमार स्वर्णशीवी
आपल्या मातापितरांच्या अंतःकरणास प्रसन्न ठेवू
लागला; आणि, राजा, पिता स्वर्गवासी झाल्यानं-
तर त्या भयंकर पराक्रमी स्वर्णशीवीने एक हजार
एकरों वर्षेपर्यंत राज्य केले. त्या अत्यंत कांति-
संपन्न राजाने विपुलदीक्षणासंपन्न अनेक मोठ-
मोठे यज्ञ करून देवतांना आणि पितरांना तृप्त
करून सोडले; आणि वंशवृद्धि करणारे अनेक
पुत्र निर्माण करून पुक्ळ काळ लोटून गेल्या-
नंतर तो परलोकवासी झाला.

असो; हे राजेंद्रा युधिष्ठिर, तू देखील श्रीकृष्ण
आणि महातपस्वी व्यासमुनि यांच्या सांगण्या-
प्रमाणे तुला झालेला हा शोक याकून दे; आणि
पितामहादिक क्रमानं प्राप्त झालेल्या राज्यावर
आस्तू होऊन कार्यभार शिरीं घे. तू मोठमोठे
पुण्यकारक यज्ञ केलेस हाणजे तुला अभीष्ट
लोकाची प्राप्ति होईल.

अध्याय बत्तिसावा.

व्यासांचा धर्मराजास उपदेश.

वैशंपायन सांगितातः—हे ऐकून, शोक करीत
असलेला राजा युधिष्ठिर स्वस्थ बसला असतां
धर्मतच्छ तपस्वी व्यासमुनि त्याला बोलूं लागले.

व्यास हाणाले—हे कमलनेत्रा, प्रजांचे पा-
लन करणे हा राजांचा धर्म असून, सदोदीत
धर्माच्या अनुरोधाने वागणाच्या मनुप्याला धर्म
हाच प्रमाण आहे. हाणूनच, हे राजा, तू पितृ-
पितामहक्रमानं प्राप्त झालेल्या या राजपदावर
आस्तू हो. तप हा ब्राह्मणांचा शाश्वत धर्म आहे
असा वेदाचा सिद्धांत आहे. आणि म्हणून, हे
भरतकुलश्रेष्ठा, तो ब्राह्मणांना सदैव प्रमाणभूत
असून क्षत्रिय हा त्या संपूर्ण धर्माचिं संरक्षण

करणारा आहे. जो मनुष्य विषयोपभोगामध्ये आसत्त होऊन स्वतःच ईश्वराच्या धर्मरूपी आज्ञेचा भंग करितो, तो लोकव्यवहाराचा विधातक असल्यामुळे दंडाला धरून प्रतिबद्ध केला पाहिजे. भूत्य असो, पुत्र असो, अथवा एखादा तपस्ती असो, जे कोणी मोहाच्या अधीन होऊन प्रमाणभूत गोष्टीला अप्रमाणन समजू लागतील, त्या पातकी पुरुषांचा सर्व प्रकारच्या उपायांनी निघ्रह केला पाहिजे, अथवा त्यांचा वध केला पाहिजे. जो राजा ह्याच्या उलट वागते, त्याला पातक लागते. कारण, जो नाश पावणाऱ्या धर्मांचे संरक्षण करीत नाहीं, तो धर्मघातक होय, ह्या निश्चयप्रमाणे तो धर्मप्रभास्तो. तू देखील ज्यांचा त्यांच्या अनुयायांसहवर्तमान वध केला आहेस, तेही धर्मव्याप्त होते; असें असतां, हे पांडुपुत्रा, तू स्वधर्मप्रमाणे वागत असून असा शोक कां बरं करीत आहेस? ओरे, राजानें आपल्या धर्मप्रमाणे अपराधी मनुष्याचा वधही केला पाहिजे, दानेही केलीं पाहिजेत, आणि प्रजांचे संरक्षणही केलं पाहिजे.

गुणिष्ठर म्हणाला:—हे तपोधना, आणण जें सांगतां त्या वचनाविषयीं मला संशय नाहीं. कारण, हे सर्वधर्मज्ञश्रेष्ठा, आपणांला धर्मांचे प्रत्यक्ष ज्ञान आहे. पण, हे ब्रह्मन्, ज्यांचा वध करणे अयोग्य आहे अशा अनेक पुरुषांचा मी राज्यप्राप्तीसाठीं वध केला आहे, हीच कर्म माझ्या अंतःकरणास दग्ध करून सोडीत आहेत व माझे शरीर शुष्क करून टाकीत आहेत!

व्यास म्हणाले:—हे भरतकुलोत्पन्ना, या जगात ज्या गोष्टी घडून येतात, त्यांचा कर्ता एक ईश्वर, मनुष्य, अथवा लोकामध्ये वास्तव्य करणारा हेठ असून, मनुष्यांना मिळणारे फल

कर्मजन्यही असते. हे भरतकुलोत्पन्ना, ईश्वराच्या प्रेरणेने मनुष्य जें सत्कार्य किंवा असत्कार्य करितो, त्यांचे फल ईश्वराकडे जाते. एखादा मनुष्य अरण्यामध्ये कुहाडीने वृक्ष तोडून लागला तर त्यालाच पातक लागते, कुहाडीला कोणत्याही प्रकारे लागत नाहीं, तरीच ही गोष्ट आहे; अथवा परशुग्रहण केल्यामुळे छेदन-क्रिया घडली म्हणून त्या क्रियेचे पापरूपी फल-तें, शस्त्र आणि त्याचा दांडा हीं ज्याने निर्माण केलीं त्यालाच मिळेल, तें पातक छेद करणाऱ्या मनुष्याकडे नाहीं. कारण, हे कौंतेया, दुसऱ्याने केलेल्या कर्मांचे फल मनुष्याला मिळणे हें कांहीं इट नाहीं; आणि म्हणूनच ईश्वरप्रेरित होऊन तूं हा शत्रुवध केला असल्यामुळे त्यांचे पातक ईश्वराकडे आहे असें समज. आतां सदसत्कार्माचा कर्ता पुरुषच आहे, ईश्वराचा त्याच्याशीं कांहीं संबंध नाहीं, असें मानले, तर हें तूं शुभच केलेले आहेस. कारण, हे राजा, दैवयोग हा केवळांही चुकावयाचा नाहीं; व म्हणूनच शस्त्र आणि त्याचा दांडा यांजकडून घडलेले पातक पुरुषाला लागत नाहीं. आतां वधाचा कर्ता कोणी नसून आपोआपच या मनुष्यांचा वध मात्र झाला आहे असा जर स्वभाववादाच्या दृष्टीने तुझा निश्चय असेल, तर मग अशुभ कर्म घडलेलेही नाहीं आणि घडावयाचेही नाहीं. कारण, स्वभाववादी मनुष्याच्या मते पारलौकिक फल नसल्यामुळे, कर्म शुभ आहे किंवा अशुभ आहे हा विचार व्यर्थ होय. आतां, लोकांच्या पापपुण्यांची उपपत्ति लावली पाहिजे. ती धर्माधर्मावांचून लागत नाहीं; आणि धर्माधर्म केवल शास्त्रगम्य आहेत असें समजले, तर मग तूं केलेले हें कर्म पुण्यकारकच होय. कारण, उन्मार्गीगमी लोकांचे शासन करणे हे शास्त्रदृष्ट्या व लौकिकदृष्ट्याही योग्यच

१ काहीएक काण नसतां आपोआप गोष्ट घडून येणे. (स्वभाव.)

आहे. हे भरतकुलोत्पन्ना, असें जरी आहे, तरी राज्य करीत असतां मनुष्याच्या हातून नृपत्रिष्ठांनी विशुक्त झाली आहे हें अवलोकन शुभाशुभ कर्म घडतात आणि त्यांना त्याचीं करून, आपल्या ज्ञातीचा भयंकर वध व शेंकडो चर्णी-वाईट फलेंही मिळतात, असें जर तुला श्रेष्ठ पुरुष आणि कोऱ्यवधि इतर लोक यांची वाढत असेल, तर मग, हे नृपत्रिष्ठा, ज्याच्या हत्या हीं पाहून माझ्या अंतःकरणाला ताप होत योगानें अशुभ-फलप्राप्ति होते त्या पापकर्माचा आहे. ज्यांना आज पुत्र, पति आणि बंधु तूं त्याग कर. उगीच शोक करावयाचे तूं मनांत यांचा कायमचा वियोग झाला आहे, त्या श्रेष्ठ आणूं नको. हे भरतकुलोत्पन्ना राजा, तुझा स्थियांची अवस्था काय होईल? खरोखरत्यांच्या स्वधर्मे जरी दूषणयुक्त आहे असें समजले, त्या पुरुषांचा वध करणाऱ्या व यादवांचे साहाय्य तरीही तूं त्या स्वधर्मप्रमाणेच वागत आहेस. असलेल्या आग्हां घोर कृत्ये करणाऱ्या पांडवां-यामुळे अशा रीतीनें देहत्याग करणे हें योग्य नाहीं. हे कुंतीपुत्रा, शास्त्रामध्ये त्या त्या स्थिया भूतलावर व्याकूळ होऊन पडतील! कर्माद्वद्धल प्रायश्चित्तें सांगितलेलीं आहेत. तीं अथवा, हे द्विजप्रेष्ठा, आपले पितर, बंधु, पति शरीर असलें तरच प्राण्याच्या हातून घडतील; आणि तीं न करितां शरीराचा त्याग केला तर मात्र त्या कर्माच्या अधीन व्हावें लगेल. सारांश, राजा, तूं जिवतं असलास तर प्रायश्चित्तें करू शकारील; आणि प्रायश्चित्तें न करितांच जर मरण पावलास, तर मात्र, हे भरतकुलोत्पन्ना; तुला क्षेत्र भोगावे लागतील !

अध्याय तेहतिसावा.

—::—

अध्येतेहरणोपदेश.

युधिष्ठिरांने विचारले:—हे पितामहा, मी राज्यलोभानें आक्रांत होऊन पुत्र, पाँत्र, बंधु, पितर, श्वशुर, गुरु, मातुल, पितामह, महाल्ये क्षत्रिय, आमदृष्ट, मित्र, भगिनीपुत्र, ज्ञाती आणि अनेक देशांतून आलेले असंख्यात भूषति यांचा एकव्यानेच वध केलेला आहे. हे तपोधना, वारंवार सोमपान करणाऱ्या तशा प्रकारच्या त्या धर्मनिष्ठ वीर भूतींचा वध केल्यानें मला आतां कोणती गति मिळेल हेत असल्यामुळे मला अद्यापही ताप हेत आहे. हे पितामहा, ही पृथ्वी त्या वैभवसंपन्न वैशंपायन सांगतात:—हे युधिष्ठिरांचे भाषण एकून व आपल्या बुद्धीनिं सूक्ष्मपणे विचार करून त्या वेळीं व्यास युधिष्ठिराला सांगूं लागले. व्यास हणाले:—राजा, तूं क्षत्रधर्माचा विचार कर आणि हा विशद सौडून दे. हे विचार करावाची क्षत्रियप्रेष्ठा, स्वधर्मनिंच त्यांचा वध घडलेला आहे. हे संपूर्ण वैभवाची व या भूलोकामध्ये

विपुल कीर्तीची इच्छा करून दुसऱ्याचा प्राण हरण करण्याचे कृत्य करीत होते, यामुळे कालगतीनेच ते मरण पावले आहेत. यांचा वध करण्यारा तूं नाहींस, भीम नाहीं, अर्जुन नाहीं आणि नकुलसहदेव हेही नाहींत. कारण, प्राण हरण करणे हा जो कालाचा धर्म आहे, त्याप्रमाणे कालानेच या मनुष्यांचे प्राण हरण केले आहेत. जो या लोकांच्या कर्माला साक्षिभूत आहे, त्याला माता नाहीं, पिता नाहीं अथवा कोणी अनुग्रह करण्यासही पात्र नाहीं. त्या कालानेच यांचा संहार केलेला आहे. हे भरतकुलश्रेष्ठ, प्राण्यांनी प्राण्यांचा वध करणे, हें त्या कालाला निमित्त मात्र करून ठेविले भरतकुलश्रेष्ठ, प्राण्यांनी प्राण्यांचा वध करणे, तार केले आणि स्वर्ग मिळविला. तसेच दर्शक मुळे विचारशूल्य बनलेले वेदपारंगत व शालाआहे. कारण, लोकांचे नियमन करणे हा या वृक्त ह्या नांवाने त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध असलेले कालाचा स्वभावच आहे. शुभाशुभ कर्माना साक्षिभूत, योग्य वेळी फल देणारा व उत्तरकालिक सुखदुःखादि फलांनी युक्त असणारा जो काल, तो देखील कर्मरूपी बंधनांनी जणू बद्ध होऊन गेलेला आहे; आणि ह्यामुळे ते तुझे शत्रु मरण पावले, तीं करणारे जे अर्धमप्रवर्तक लोक असतील त्या त्यांची हीं कर्म विनाशालाच कारणभूत होतील, दुरात्म्यांचा वधन केला पाहिजे. वंशापैकी याचाही तूं विचार कर; आणि तूं आपल्या एकाला ठार केला असतां जर सर्व वंशाची शाश्वत धर्माचे पालन केलेले आहस हेही पीडा नष्ट होत असेल, अथवा एका कुलाचा वध लक्ष्यात घे. कारण, देवानेच तुला आक्रमण केला असतां सर्व राष्ट्र सुखी होईल, तर तसेच करून तुजकडून हें कर्म करविले आहे. ज्या करणे हें कांहीं सद्वर्तनाला वध आणणारे प्रमाणे एखाद्या सुताराने केलेले यंत्र चालविहोत नाही. कारण, हे प्रजाधिपते, एखादे णाण्याच्या हाती असतें, अर्थात् तें तो चालवील अर्धमाचे कृत्य हेच धर्म होत असतें, व त्याप्रमाणे चालतें, त्याप्रमाणे, कालप्रेरित अशा धर्माचे कृत्यही अर्धरूपी होत असतें; तें कर्माच्याच अनुरोधाने या जगताच्या सर्व क्रिया ज्ञानसंपन्न लोकांनाच समजतें. आणि, हे चाललेल्या असतात. मनुष्यांचे जन्म होण्यासही पांडवा, तूं शास्वत्ज्ञानसंपन्न आहेस, ह्यास्तव कांहीं कारण लागत नाहीं, आणि त्याचा आपले अंतःकरण स्थिर कर. हे भरतकुलो-नाशाहीं साहजिकपणेच होतो, असें दिसून येत तज्ज्ञा, पूर्वी देवांनी ज्या मार्गाचे अवलंबन केले असल्यामुळे, जन्माबद्दलूचा आनंद अथवा होतें, त्याच मार्गानें तूं गेला आहेस. हे पांडव-मृत्युविषयीचा शोक हे निरर्थकच होत. आतां, श्रेष्ठ, अशा प्रकारची कर्मे करणारे तुजसारखे

लोक नरकाला जाणार नाहीत. हे शत्रुतापना, तसेच, तूं सामोपचारानें सर्वांचा बहुमान करून सर्व आतां तूं या आपल्या बंधूना आणि हितचिंत-प्रजेचें अनुरंजन करीत पृथ्वीचे संरक्षण कर. कांना आश्वासन दे. जो मनुष्य पापेत्यत्तीस ज्यांना पुत्र नसेल त्यांच्या कन्यांना राज्याकारणभूत असाऱ्यारे कर्म करितो, त्याच्या अंतः-भिषेक कर. कारण, असे केल्यानें, खियांना करणावर त्या पापकर्माचे संस्कार होऊन ते ती वैभवाची इच्छा असल्यामुळे तेथें त्या शोकाचा तशींच करीत रहातो, आणि करूनही निर्लज्ज होतो; त्याग करतील. शाप्रमाणे, हे भरतकुलोत्पन्ना, सर्व त्याच्या ठिकाणींतै सर्व पातक अगदीं पूर्णत्वाला राष्ट्राला आश्वासन देऊन नंतर, पूर्वीं विजय पोहोचलें आहे असे समजावे, म्हणून सांगित-पावलेल्या इंद्रानें ज्याप्रमाणे अश्वमेध केला लेले आहे. त्याला प्रायश्चित नाहीं व त्याच्या होता त्याप्रमाणे तूंही कर. हे क्षतियश्रेष्ठा, पापकर्माचा हासही होत नाही. पण तुझी ते महात्मे क्षत्रियही कृतांताच्या सामर्थ्यानं गोष्ट तरी नाही. कारण, तूं मूळचा पवित्र कर्तव्यज्ञानशून्य बनून गेल्यामुळे आपल्या कुलामध्ये उत्पन्न झालेला आहेस; व तुझी कर्मच्याच योगानें नाश पावेले आहेत; त्यां-इच्छा नसातां शत्रूच्या अपराधामुळेच तुजकडून हें कर्म घडलें आहे. शिवाय तूं हें कर्म घडल्या बदल पश्चात्तापही पावत आहेस. हे महाराजा, या पातकांला अश्वमेध नामक महायज्ञ करणे हेंच प्रायश्चित सांगितलेले आहे. तो तूं कर, लोकीं कल्याणकारक अशा स्वधमाचें आतां तूं ह्याणजे तुझे पातक नाहीसे होईल. मरुतांसंह पालन कर.

भगवान् इंद्राने शत्रुंचा पराभव केला आणि एक एक अशा क्रमाने शंभर वेळ यज्ञ केले, ह्याणुनच तो शतकतु झाला; आणि त्यामुळेच पातकाचे क्षालन होऊन, स्वर्ग संपादन करून

सुखोत्पत्तीस कारणभूत असलेले लोक मिळविल्यानंतर, मरुद्रूणांनी वेष्टित असलेला तो इंद्र कर्म न करितां निषिद्ध कर्म आचरण कर-सर्व दिशांना प्रकाशित करीत शोभायमान णारा आणि कण्ठाचरण करणारा मनुष्य प्राय-होऊन राहिला. स्वर्गमध्ये अप्सरा ज्यांचे श्रिनार्ह होतो. तसेच, जो ब्रह्मचारी सूर्यो-आराधन करितात त्या देवाधिपति इंद्राची दिशानंतर उठतो आणि सूर्यास्तापूर्वीच निजतो शुश्रूषा देवता आणि ऋषीं करीत असतात. हंतो, नखांमध्ये दोष असलेला, शयामवर्ण दात निष्पाप, तुला ही पृथ्वी आपल्या पराक्रमाने मिळालेली आहे; आणि पराक्रमानेच तूं सर्व शुश्रूषा देवता आणि ऋषीं करीत असतात. हंतो, नखांमध्ये दोष असलेला, शयामवर्ण दात असलेला, ज्येष्ठ बंधूपूर्वीच आपला विवाह करणारा, त्याचा ज्येष्ठ बंधु ब्रह्महत्या करणारा, अपांत्री दान कर-त्यांच्या त्यांच्या राज्यांवर अभिषिक्त कर; मग णारा व सत्यांत्री दान न करणारा ब्राह्मण, ते बालावस्थेत असोत, अथवा गर्भामध्ये असोत.

अध्याय चौतिसावा-

—०—

पापविचार.

व्यास संगतात:—युधिष्ठिरा, शास्त्रविहित कर्म न करितां निषिद्ध कर्म आचरण कर-सर्व दिशांना प्रकाशित करीत शोभायमान णारा आणि कण्ठाचरण करणारा मनुष्य प्राय-होऊन राहिला. स्वर्गमध्ये अप्सरा ज्यांचे श्रिनार्ह होतो. तसेच, जो ब्रह्मचारी सूर्यो-आराधन करितात त्या देवाधिपति इंद्राची दिशानंतर उठतो आणि सूर्यास्तापूर्वीच निजतो शुश्रूषा देवता आणि ऋषीं करीत असतात. हंतो, नखांमध्ये दोष असलेला, शयामवर्ण दात निष्पाप, तुला ही पृथ्वी आपल्या पराक्रमाने मिळालेली आहे; आणि पराक्रमानेच तूं सर्व शुश्रूषा देवता आणि ऋषीं करीत असतात. हंतो, नखांमध्ये दोष असलेला, शयामवर्ण दात असलेला, ज्येष्ठ बंधूपूर्वीच आपला विवाह करणारा, त्याचा ज्येष्ठ बंधु ब्रह्महत्या करणारा, अपांत्री दान कर-त्यांच्या त्यांच्या राज्यांवर अभिषिक्त कर; मग णारा व सत्यांत्री दान न करणारा ब्राह्मण, अपांत्री दान कर-त्यांच्या त्यांच्या राज्यांवर अभिषिक्त कर; मग णारा व सत्यांत्री दान न करणारा ब्राह्मण, प्राणिसमूहांचा वध करणारा, मांसविक्रय

करणारा, अभीचा त्याग करणारा, वेद-मारावा; त्यामुळे ब्रह्महत्या लागत नाहीं. विक्रय करणारा आणि वध करणारा हे कारण, अशा प्रसंगीं क्रोध हाच दुसऱ्याच्या सर्व पातकी असून, हांपैकीं पूर्वी पूर्वी शरीरामध्ये प्रविष्ट होऊन त्याजकडून वध सांगितलेले पुढच्यांहून निय आहेत. तसेच करवीत असतो. प्राणाचाच नाश होत असेल व्यर्थ पशुहिंसा करणारे, वरें जाळणारे, तर तें वांचविण्यासाठीं आणि अज्ञानानें ज्याने असत्यावर उपजीविका करणारे, गुरुला प्रति-मद्यपानही केलेले असेल, तो धर्मनिष्ठांच्या बंधांत ठेवणारे आणि प्रतिज्ञेवै उलंघन करणारे आजेने पुनःसंस्कार करण्यास योग्य होय. हे हा सर्वांची कृत्ये हीं पातकेच होत. आतां कौतया, मीं जें तुला सर्व अभ्यन्तरमध्येत असेल लोक आणि वेद या दोहोच्याही विरुद्ध अस-सांगितलेले आहे, त्याचा सर्व दोष हें प्रायश्चित्त णारीं अकार्य मी तुला सांगतो, तीं एकाग्र-केल्यानें जातो. गुरुशीर्गमन हें गुरुच्याच प्रतीचित्तानें ऐकून तुं समजून घे. स्वर्धमाचा त्याग, साठीं केल्यास त्याचा दोष मनुष्यास लागत परथमचिं आचरण, अयग्य लोकांचे याजन, नाहीं. कारण, उदालकानें आपल्या शिष्याक-अभ्यन्तर पदार्थांचे भक्षण, शरणागतांचा त्याग, इन्हच खेतकेतूची उत्पत्ति करविली होती. पोष्यवर्गांचे पोषण न करणे, षड्सांचा विक्रय, विपञ्चदशेमध्ये गुरुदक्षिणा देण्यासाठीं चौर्य पशुपत्यादिकांचा वध, सामर्थ्य असतां गर्भाधा-करणे हें निषिद्ध नाहीं. मात्र तसेच करणाऱ्या नादिक कर्म न करणे, ज्यांचे अवश्य दान मनुष्यानें बुद्धिपूर्वक अनेकवार तसेच करण्याके-ले पाहिजे त्या सर्वांचे दान न करणे, दक्षिणा विषयीं प्रवृत्त होतां कामा नये. तसेच, न देणे आणि ब्राह्मणद्रव्याचा अपहार करणे हीं विप्रावासस्थेत ब्राह्मणावांचून इतरांचे द्रव्य सर्वही अकार्य होत असें धर्मविते लोक म्हणतात, ग्रहण करणारा दोरी होत नाहीं. परोहे नरशेषा, पित्याशीं कलह करणारा पुत्र, गुरु-पकारासाठीं अज्ञाचे चौर्य करून स्वतः तें स्त्रीरीं गमन करणारा पुरुष. आणि योग्य वेळीं भक्षण न करणारा जो मनुष्य, त्याला पातक पत्नीचा उपभोग न घेणारा पूर्स्व हे सर्वही लागत नाहीं. आपल्या अथवा दुसऱ्याच्याही अधारिक होत. याप्रमाणे, जीं कर्म केलीं प्राणसंरक्षणासाठीं, गुरुकार्यासाठीं, स्थिरांशी असतां आणि जीं न केलीं असतां मनुष्य आणि विवाहकार्यात असत्य भाषण केल्यास प्रायश्चित्तार्ह होतो, तीं तुला संक्षेपानें आणि हरकत नाहीं. स्वप्रामध्ये वीर्यपात शाला हाणून विस्तारानेही सांगितलीं. आतां, मनुष्यानें हांच कोणत्याही प्रकारे वतलोप होत नाहीं. मात्र कर्मे कोणकोणत्या कारणामुळे केलीं असतां त्याकरितां प्रज्वलित झालेल्या अभीमध्ये घृताचा त्याला पातक लागत नाहीं तें सांगतो, ऐक. होम करणे हें प्रायश्चित्त सांगितलेले आहे. वेदपारंगत असणारा ब्राह्मणही शस्त्र घेऊन वध ज्येष्ठ बंधु पतित अथवा संन्यासी असेल तर करण्याच्या इच्छेने आला तर त्याचा शुद्धामध्ये कनिष्ठ बंधूला त्याच्यापूर्वी विवाह केल्याचा वध करावा; त्यामुळे ब्रह्महत्येचे पातक लागत दोष लागत नाहीं. स्त्रीनिं आपण होऊन प्रार्थना नाहीं. हे कुंतीपुत्रा, अशा प्रकारचा मंत्रच केली असतां त्या परदारगमनानें कर्तव्याच्या वेदामध्ये पढलेला आहे. वेदप्रमाणमूलकच धर्म धर्माला बाध येत नाहीं. पश्चूची व्यर्थ हिंसा मी तुला सांगत आहें. आचरणशून्य ब्राह्मण आपण कसू नये आणि दुसऱ्याकडूनही वध करण्याच्या इच्छेने आला तर त्याला ठार करवू नये. कारण, पश्चूवर अनुग्रह करणे हें

विधिविहित पुण्य आहे. अज्ञानानें अयोग्य ब्राह्मणाला दान केलें तर तें दोषकारक होत नाहीं. तसेच, अज्ञानामुळे सत्पात्र मनुष्याच्या सत्कार सदैव घडला नाही तरीही दोष लागत नाहीं. व्यभिचारिणी स्त्रीला दासीप्रमाणे अन्न आच्छादन वेऊन दूर ठेवणे दोषकारक नाहीं कारण, त्या योगानें ती पवित्र होते आणि पती-लाही दोष लागत नाहीं. सोमविक्रयाच्या तत्त्वाचे ज्ञान शाल्यानंतर जर सोमविक्रम केल तर पाप लागत नाहीं. कार्य करण्याविषयी असमर्थ असलेल्या सेवकाला घालवून दिल्याने आणि धेनुसाठीं अरण्य दग्ध केल्यानें दोष लागत नाहीं. याप्रमाणे, जीं कर्मे केलीं असत दोष लागत नाहीं तीं तुला कथन केलीं. आतां हे भारता, तुला विस्तरपूर्वक प्रायश्चित्ते सांगतों

प्रज्वलित शालेल्या अभीमध्ये वेहत्याग करावा,
कोणत्याही एका वेदाचा जप कीत अधोमुख
होऊन शंभर योजनेपर्यंत तीर्थयात्रेसाठी
गमन करावे, वेदवेत्या ब्राह्मणाला आपले
सर्वस्व अर्पण करावे, त्यान्या निर्वाहाला पुरेल
इतके द्रव्य यावे, अथवा सर्व साहित्यासुद्धा
गृहदान करावे, आणि गोब्राह्मणांचे संरक्षण
करावे, म्हणजे ब्रह्मपापमुक्त होतो. सहा वर्ष-
पर्यंत प्रत्यही कृच्छ्रवताच्या विधीप्रमाणे भोजन
करणारा ब्रह्ममनुष्य पवित्र होतो. प्रत्येक
महिन्यामध्ये एकेक कृच्छ्र याप्रमाणे तीन वर्ष-
पर्यंत भोजन केल्यास ब्रह्मपापमुक्त होतो.
मासकृच्छ्र करून भोजन करणारा मनुष्य एक
वर्षांचा पापमुक्त होतो. शाविष्यां संशय नाहीं.
तसेच, हे राजा, उपवास केल्यानें तो याहन

अध्याय प्रतिसांवा.

— 10 —

प्रायश्चित्कथन.

व्यास सांगतातः—हे भारता, कृच्छ्रचांद्रा-
यणप्रभृति तपेः, यज्ञादि कर्मे आणि दान ही
केल्यानें मनुष्य पापमुक्त होतो, पण जर त्याची
पुनः तिकडे प्रवृत्ति होत नसेल तर ! ब्रह्महत्या
करणाऱ्या मनुष्यानें करोयी हातीं वेळेन भिक्षा
माघून एक वेळ भोजन करावे; आपलें काम
आपणच करावें; खट्टांग धारण करून ब्रह्मच-
र्यानें रहावें; सदोदीत पुण्यकर्मे करण्याविषयी
उद्युक्त असावें; कोणार्थी असूया करून नयेहे;
भूमीवर निजावें; आणि आपलें कर्म लोकांमध्ये
प्रसिद्ध करावे. असे करीत राहिल्यानें बारा
वर्षांनी ब्रह्मन मनुष्य पापमुक्त होतो. अथवा
त्यानें ज्ञानसंपन्न अशा शक्तिधारण करणाऱ्या
लोकांचं स्वेच्छेन लक्ष्य ठावें, अथवा अन्यतं

थोड्याही काळांत शुद्ध होतो; अथवा अश्वमेध यज्ञाच्या योगाने ते निःसंशय पवित्र होतो. जे कोणी अशा प्रकारचे पुरुष अश्वमेधाच्या अव-भूथामध्ये स्थान करितात, त्या सर्वांच्या पापाचे क्षालन होते असे मुख्य श्रुतिवचन आहे. ब्राह्मणासाठी युद्धांत ज्याचा वध झाला असेल, तो ब्रह्महत्येपासून मुक्त होतो. एक लक्ष गाई सत्पात्र ब्राह्मणांना दून कराव्या म्हणजे ब्रह्मग्र मनुष्य सर्व पातकांपासून मुक्त होतो. जो दूध देणाऱ्या पंचवीस हजार कपिला धेनूंचे दान करील, तो सर्व प्रकारन्या पातकांपासून मुक्त होतो. आसन्नमरण होतांच पातकी मनुष्यांनं वत्स-

१ तीन दिवस प्रातःकाली व तीन दिवस व सायंकाली
भोजन करूँ पुरुँ तीन दिवस म मागतो मिठेल ते
भक्षण करणे व न तेर तीन दिवस उपवासी रहाणे याला
एक कृच्छ द्विषतात. हे बारा दिवसाचे आहे.
एक महिन्यात एक कृच्छ करावयाचे ज्ञान्यास
सात दिवस प्रातःकाली व सात दिवस सायंकाली
भोजन करूँ सात दिवस अयाचितवृत्तीने रहावे
व सात दिवस उपेषण करावे. सात दिवसाच्या
ठिकाणी एक महिना धरन्यास मासूकर्च्छ होते.
हीच तीन कृच्छे वर समितेली आहेत.

१ शंकराच्या खद्वांग नामक अस्त्राच्या आकाराचें काढ.

असलेल्या एक हजार दुभत्या धेनु सज्जन आणि प्रतिवद्ध करणारा हाणें तो ज्याच्याशीं असत्य दीर्घी अशा ब्राह्मणांना अर्पण केल्या असतां बोलला असेल त्याचें व गुरुचें प्रिय करावे, तो त्या पापापासून मुक्त होतो. हे पृथ्वीपते, म्हणजे तो त्या पातकापासून मुक्त होतो. ब्रह्म-जो मनुष्य नियमनिष्ठ ब्राह्मणांना कंबोज देशांत चर्यादि ब्रतापासून भ्रंश शाळा असतां ब्रह्म-उत्तम होणारे शंभर अश्व अर्पण करितो तो हृत्येचे प्रायश्चित्त करावे. तसेच, सहा महिने-पापमुक्त होतो. जो एकाही ब्राह्मणाचे मनोरथ पर्यंत वस्त्राच्या अर्थी गोचर्म परिधान करून पूर्ण करितो व तसेच केल्याचा परिस्कोट करीत रहाणारा मनुष्य पापमुक्त होतो. परस्तीचा व नाहीं, तोही पापमुक्त होतो. एकवार देखील पद्रद्वयाचा अपहार करणारा मनुष्य एक वर्ष-मयप्राशन केलें तर तापवून अग्रीप्रमाणे लाल पर्यंत अशाच प्रकारचे वत आचरण केल्यास केलेले मय प्राशन करावे. असें करणाच्या मनु-पापमुक्त होतो. ज्याच्या द्रव्याचा अपहार केला ज्याचा आत्मा इहलोकीं व परलोकीं पवित्र असेल त्याला नानाप्रकारचे उपाय करून होतो. पर्वताच्या कड्यावरून निर्जल प्रदेशांत तितके द्रव्य यावे; हाणजे त्या पापापासून उडी टाकल्यानं, अग्निप्रवेश केल्यानं आणि मुक्त होतां येते. ज्येष्ठ बंधुचा विवाह करून केदारक्षेत्रीं जाऊन हिमालयावर आरोहण त्याचें अग्न्याधान वैगरे केल्यावर, त्याच्यापूर्वी केल्यानं मनुष्य सर्व प्रकारच्या पातकांपासून विवाह केलेला कनिष्ठ बंधु इंद्रियनिग्रह करून मुक्त होतो. ब्राह्मणाच्या हातून मयप्राशन व व्रतस्थ राहून द्वादशरात्र चृच्छ केल्यानं घडल्यास त्यानें बृहस्पतिसव नामक यज्ञ करावा, शुद्ध होतो. पण त्याने पितरांचा उद्घार होण्याम्हणजे तो निष्पाप होऊन सर्वत गमन करण्यास साठी त्या वेळीं पुनरपि विवाह केला पाहिजे. योग्य होतो, असें वेदवचन आहे. हे राजा, ख्रीला परिवेदनाचा दोष लागत नाहीं. चार मयप्राशन घडल्यास जो मनुष्य भूमिदान करितो महिने पर्यंत धारणेपारणे हा नांवाचा एक व पुनर्श्व तें प्राशन करीत नाहीं, त्याने शुद्धिकारक भोजनविधि करावयाचा असतो, तो भूमिदान करावे, म्हणजे तो पुनः संस्कारानें केला असतां क्षिया शुद्ध होतात, असे धर्म-शुद्ध होतो. गुरुखीशीं गमन करणाच्यानें तम वेत्त्यांचे मत आहे. क्षियांनीं पातक केले आहे शालेल्या लोहमय ख्रीप्रतिमेस आलिंगन असा संशय आल्यास सुज मनुष्यानें त्यांच्याशीं देऊन शयन करावे, अथवा आपल्या जनने-संबंध ठेवू नये. ज्याप्रमाणे एखोदे पात्र भस्माने द्रियाचा द्वेद करून वर दृष्टि लावून पक्षत शुद्ध होतें, त्याप्रमाणे त्या रजोदर्शनाने शुद्ध सुयावे. असें करून शरीरत्याग केल्यानं तो त्या अशुभ कर्मातून मुक्त होतो. एक वर्षपर्यंत अथवा चूळ भरून टाकल्यामुळे खरकटे शालेले आहारविहारांचा त्याग केल्यास क्षिया पाप-कांशाचे भाडे दहा वेळ घांसल्यानें शुद्ध होतें. चार मुक्त होतात. जो मनुष्य महाप्रतीताचे आचरण पादांनीं युक्त संपूर्ण प्रायश्चित्तादि धर्म ब्राह्मणांना करितो, सर्वस्वदान करितो, अथवा ज्याचा गुरुच्याकार्यासाठीं युद्धामध्ये वध होतो, तो अशुभ कर्मापासून मुक्त होतो. असत्य भाषण करून चरितार्थ चालविणारा आणि गुरुला विहित असून, तो तीनचतुर्थीश क्षत्रियांना, अर्धा वैश्यांना व एकचतुर्थीश शूद्रांना विहित आहे. हा विधीवरून त्यांच्या पातकांच्या गौरवाचा आणि लाघवाचा निर्णय जाणावा. पशुपक्ष्यादिकांचा वध केला असतां

१ एक महिनाभर जलप्राशनही न करिता रहाणे.

व यज्ञादिकांसाठीं ज्याचा छेद करणे अवश्य केलीं तरीही जाणत्या मनुष्याला प्रायश्चित्त आहे त्यावांचून इतर अनेक वृक्षांचे छेदन सांगितलेले आहे. बुद्धिपूर्वक केलेले सर्वही पाप करणाऱ्या मनुष्यानें आपलें कर्म प्रासिद्ध करून अधिक होते, आणि अज्ञानामुळे घडलें असतां तीन दिवस वायुभक्षण करून रहावें. हे राजा, दोष कमी असतो, हे जाणून प्रायश्चित्त केले अगम्य स्त्रीशीं समागम केल्यास सहा महिने-पाहिजे. यथोक्त विधि केल्याने पापाचा नाश पर्यंत ओलें वस्त्र नेसून भस्मावर शयन करून करितां येणे शक्य आहे. परंतु हा विधि आस्तिक राहिले पाहिजे. हीच प्रायश्चित्तक्रिया वेदोक्त आणि श्रद्धालु हांनाच विहित आहे. तो नास्तिक, विधान, दृष्टांतभूत आणि प्रमाणभूत असलेल्या शास्त्रांत निर्दिष्ट केलेले हेतु ह्यांच्या अनुरोधानें विहित असल्याचे दिसून येत नाही. हे धार्मिक-असते. तसेच, पवित्र प्रदेशांत मिताहार करून श्रेष्ठा, शिष्टाचार हाही एक धर्मच आहे असे गायत्रीचा जप करीत रहावें; हिंसा करून नये; रागद्वेष, मान अथवा अपमान ह्यांचा त्याग करावा; आणि विशेष भाषण करून नये; म्हणजे शास्त्रांत सांगितले आहे. ह्याणूनच, हे नरश्रेष्ठा, इहपरलोकीं मुख व्हावें अशी इच्छा असलेल्या मनुष्यानें त्याचे आचरण केले पाहिजे. असो; हे राजा, तू स्वतःच्या प्राणसंरक्षणासाठी किंवा क्षत्रियाचा धर्म असल्यामुळे त्याचा अवलंब करून त्यांचा वध केलेला आहेस; हे पूर्ण असे कारण असल्यामुळे तू त्या पातकापासून मुक्त होशील. अथवा जर तुम्हा अंतःकरणाला कांहीं अशुद्धता वाढत असेल, तर तू प्रायश्चित्त कर. पण असमंजस लोकांनी अवलंबन केलेल्या शोकाचा आश्रय करून नाश पावू नको.

वैशंपायन सांगतातः—ह्याप्रमाणे भगवान् व्यास मुनीनीं सांगितले असतां, क्षणभर विचार करून धर्मराज युधिष्ठिरानें त्या तपोधनाला विचारले.

अध्याय छत्तीसाचा.

—::—

मनुप्रोक्त भक्ष्याभक्ष्यदिविचार.

युधिष्ठिर ह्याणाला:—हे पितामहा, भक्ष्य कोणते, आणि अभक्ष्य कोणते, दान करण्याला कोणती वस्तु प्रशस्त आहे, व सत्यात्र आणि अपात्र कोण, हे आपण मला सांगा.

व्यास सांगतातः—याविषयीं सिद्ध आणि

इत्यादि पातके शानपूर्वक अथवा अज्ञानानें

प्रजाधिपति मनु यांचा संवादस्ती हा प्राचीन न दिलेल्या वस्तुचे ग्रहण, असत्य भाषण इतिहास सांगत असतात.

पूर्वी सुटीच्या अगदीं आरंभकालीं, ब्रताचर- होतात, असे सांगितलेले आहे. ज्ञानसंपन्न ज्ञाविषयीं तत्पर असणाऱ्या मुनीनीं उपविष्ट लोकांच्या मते या दोहों प्रकारच्या गोष्टी धर्मही ज्ञालेल्या प्रजाधिपति मनूकडे येऊन धर्मविषयक आहेत आणि अधर्मही आहेत. लौकिक आणि प्रश्न केला. ते म्हणाले, 'हें प्रजाधिपते, अन वैदिक कर्माचे प्रवृत्तिमार्ग आणि निवृत्तिमार्ग कोणल्या प्रकारचे असावे, सत्यात्र पुरुष को- असे दोन भेद आहेत. निवृत्तिमार्गाच्या योगाने णत्या प्रकारचा असतो, दान, अध्ययन आणि मोक्ष मिळतो; व नाशवंत देह प्राप्त होणे हे तप कसे असावे, आणि कार्य कोणते व अकार्य कर्माचे फल आहे. अशुभ कर्माचे फल अशुभ कोणते हे सर्व आम्हांला आपण सांगा.' मिळते व शुभाचे शुभ मिळते. हीं दोहों

याप्रमाणे त्यांनी भाषण केल्यानंतर भग-प्रकारची कर्म करणाऱ्या मनुष्याला मिळणारे वान् स्वायंभुव मनु ह्याणाला:—धर्माचे आच- फल त्याच्या कर्माच्या शुभपणावर व अशुभ- रण कसे असावे, ते संक्षेपाने व विस्ताराने सांगतों, पणावर अवलंबन आहे. कारण, कर्थीं कर्तीं शुभ ऐका. ज्या पातकाविषयीं प्रायश्चित्त सांगित- कर्त्तव्यी अशुभ होते व अशुभही शुभ होते. लेले नसेल, तेथे जप, होम, उपवास आणि ह्याणनच, दैवी अथवा शास्त्रीय संबंधामुळे आत्मज्ञान हेच प्रायश्चित्त होय. हीं वरं कर- आणि प्राणसंरक्षण व प्राणदाता ह्यांच्यासाठी णारे लोक ज्या टिकाणीं विषुल असतात, अशुभ कर्म केली तरीही त्याचे फल शुभ आणि जेथे भागीरथीप्रभृति पवित्र नद्या असे- मिळते. पाप घंडल असा संशय आल्यानंतर तात, तो देशही पवित्र होय. अर्धात् ज्या इहलोकांच्या सुखासाठीं अथवा शुद्धिपूर्वक पाप पातकाविषयीं प्रायश्चित्त सांगितलेले नसेल. ते केले असतां, प्रायश्चित्त केले पाहिजे. क्रोध- पातक करणाऱ्या मनुष्याने या देशांत रहावे. मुळे अथवा मोहामुळे दुसऱ्याच्या देहाला क्षेत्र तसेच, प्रायश्चित्त सांगितलेले नसेल त्या पात- देणे अथवा त्याच्या अंतःकरणाला प्रिय किंवा काची शुद्धि करणाऱ्या आणखी या गोष्टी अप्रिय वाढेल असे कणे ह्या पातकांचे पायः- आहेत: परवतावर वास करणे, सुर्वण प्राशन श्वित प्रमाणभूत असलेल्या रास्तासिद्ध युक्ती- करणे, रवभित्रित जलाने स्नान करणे; देव- वस्तु उरवावे. हे पातक हविष्यानभक्षण, भंत्र- स्थानाकडे जाणे आणि घृत प्राशन करणे हीं जप इत्यादि प्रायश्चित्तांच्या योगाने नष्ट होते. कर्म मनुष्याला सत्वर शुद्ध करितात याविषयीं दंडक्रियेचा त्याग केल्यास आपल्या शुद्धी- संशय नाहीं. सुज्ज मनुष्याने केवळांही गविष्टपणे साठीं राजाने एक दिवस व त्याच्या पुरोहित- संमाननायांचा अवमान करू नये: व तसेचे के- ताने तीन दिवस उपोषण करावे. नष्ट ज्ञालेल्या त्यास, दीर्घायुष्याची इच्छा असेल तर तीन मनुष्याबद्दल शोक करणारा मनुष्य संचार दिवस तमकृच्छ्र करावे. न दिलेली वस्तु न ज्ञाल्यासारखा होऊन शस्त्रादिकांच्या योगाने घेणे, दान करणे, अध्ययन करणे, तप, वध करून घेण्याविषयीं प्रवृत्त ज्ञाला असतां अहिंसा, सत्य, क्रोधाचा अभाव आणि यज्ञ- जर मरण पावला नाहीं, तर त्याने स्वतःच्या कर्म हे धर्माचे स्वरूप आहे. हाच धर्म देश शुद्धासाठी तीन दिवस उपोषण करावे. जाति- आणि काल यांच्या अनुरोधाने अधर्म हांतो; व धर्म, श्रेणीधर्म (योग्यता) ग्रामधर्म आणि

कुलधर्म है ज्यांनीं सर्व प्रकारें वर्ज्य केले आहेत विणान्यांचे, ज्येष्ठ बंधूपूर्वीं विवाह करणान्यांचे, त्यांना धर्मच नसतो; स्त्र॒ण॒नच ते सांगतील तो स्तुतिपाठकांचे आणि यूतवेत्त्या लोकांचे अन धर्म नव्हे. वेदशास्त्रवेत्ते दहा अथवा धर्मशास्त्र भक्षण करू नये. डाव्या हातानें घेतलेले, आंब-पदलेले तीन ब्राह्मण, धर्मसंशयरूपी कारण घडले लेले, शिळें झालेले, मद्यसंपर्क झालेले, उच्छिष्ट असतां जो सांगतील तो धर्म होय. वृषभ, असलेले आणि कोणास न देतां विशिष्ट व्यक्ती-माती, लहान मुऱ्या, भोकरीचे फळ आणि विष करितां ठेविलेले अन भक्षण करू नये. पीठ, हीं ब्राह्मणांनीं भक्षण करू नयेत. चर्मराहित ऊंस, शाक, दूध, सक्तु, भाजलेले सातू आणि मत्स्य, कांसवावांचून इतर चतुष्पाद प्राणी, दधिमिश्रित सक्तु यांचे केलेले पदार्थ पुण्कळ बेढूक, जलचर प्राणी, भास, हंस, गरुड, चक- दिवस राहिल्यास भक्षण करू नयेत. गृहस्थावाक, कारंडव, वक, जलकाक, गृध, श्येन श्रमी ब्राह्मणांनीं दूध, आटींव खीर, खिचडी, आणि घूक हे पक्षी, दंष्ट्रा असलेले सर्व मांस- मांस आणि वडे अथवा घारगे हीं शास्त्रोक्त भक्षक प्राणी, चतुष्पाद पक्षी, खालचे-वरचे कारणावांचून तयार केलीं असल्यास भक्षण दांत असलेले व सर्व दाहा असणारे प्राणी हे ब्राह्म- करू नयेत व प्राशनही करू नयेत. देव, ऋषि, णांना अभक्ष्य होत. ब्राह्मणांने अजा, अश्व, गर्दम, मनुष्ये आणि गृहांतील देवता यांचे पूजन उष्टु, प्रसूत झालेल्या खेनु, मनुष्यस्त्रिया आणि करून नंतर गृहस्थाश्रमी यांने भोजन करणे हरिणी यांचे दुग्ध प्राशन करू नये. अशौच- हेच योग्य आहे. ज्याप्रमाणे एकादा सर्वसंगचांतील अथवा बृद्धांतील अन आणि दहा परित्याग केलेला संन्यासी असतो, त्याप्रमाणे विवस होण्यापूर्वी अशौच व बृद्धि असलेल्या गृहस्थाश्रमी यांने आपल्या गृहामध्ये वास करावा. लोकांचा दुसरा कोणताही पदार्थ भक्षण करू अशा रीतीचे वर्तनु ठेवून प्रिय भार्येसह वास्तव्य नये. खेनु प्रसूत झाल्यानंतर दहा दिवस होण्या- करणान्या मनुष्याला धर्मप्राप्ति होते. कीर्ती-पूर्वी तिचे दुग्ध प्राशन करू नये. राजांचे अन साठीं अथवा भीतीमुळे दान करू नये; उपकार तेज हरण करितें; शूद्रांचे अन ब्रह्मवर्चस हरण करणाऱ्याला दान देऊ नये; नृत्यगायन कर-करितें; आणि सोनार व पति आणि पुत्र प्रयांत आसक्त असतो, थट्ठा करणेर, उम्मत, नसलेली खी यांचे अन हें आयुष्य हरण वेडे, चोर, निंदक, मूर्ख, शरीराचा वर्ण पालट-करते. व्याजावर उपर्जिका करणाऱ्या लेले, एकादा अवयव नसलेले, खुजे, दुट, लोकांचे अन विषा असून वेश्येचे अन हें शुक्र वाईट कुलांत जन्मलेले आणि उपनयनादि होय. जाराचा सहवास सहन करणारे व संस्कार न झालेले यांना दान करू नये. स्त्रीजित यांचेही सर्व प्रकारचे अन शुक्रच श्रोत्रियावांचून वेदविराहित अशा ब्राह्मणाला होय. यज्ञदीक्षा ग्रहण केलेला ब्राह्मण, कृपण, दान करू नये. अयोग्य प्रकारे दान यज्ञकर्माचा विक्रय करणाऱ्या, सुतारकाम कर- देणे व योग्यता नसतां ते घेणे या दोन क्रिया णारा, चामडीं कापणारा आणि रजकांचे कर्म दान करणाऱ्याच्या आणि प्रतिग्रह करणाऱ्या करणारा यांचे, व्यभिचारारिणीचे, वेदांचे, प्रजा- च्याही अनर्थाला कारणभूत होतात. जसा पालनावर नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांचे, खेरांचे काट अथवा पाशाण यांच्या आधाराने जनसमूहांचे, ग्रामांचे, लोकापाद असलेल्यांचे, समुद्रांतन तस्तु जाऊ इच्छिणारा मनुष्य ते रंगाऱ्यांचे, स्त्रियांच्या जिवावर चरितार्थ चाल- बुडू लागतांच बुढतो, तशाच प्रकारची अयोग्य

प्रकारे दान करणारा व योग्यता नसतां तें द्रव्यापहार करणारा मूर्ख मनुष्य सद्गतीस जाऊं घेणारा या उभयतांची स्थिति आहे. ज्याप्रमाणें शकत नाहीं.

पसरलेला अग्नि कांडे ओरीं असल्यास प्रदीप होत युधिष्ठिरा, श्याप्रमाणे पूर्वा घडलेला हा सर्व नाहीं, त्याप्रमाणेच तप, अध्ययन आणि सदाचार डतिहास मीं तुला संक्षेपानें सांगितला. कारण, यांनी रहित असलेला प्रतिग्रह करणारा मनुष्य हे भरतकुलभ्रष्टा, हा श्रवण करावयाचा इतिदेवीप्यमान् असत नाहीं. ज्याप्रमाणे मस्तका- हास फार मोठा आहे.

च्या कर्तीत असलेले पाणी किंवा श्वानाच्या चर्मांने केलेल्या बुधल्यांतील दूध हीं आश्रय-स्थानाच्या दोषामुळे दूषित होतात, त्याप्रमाणेच सदाचारहीन मनुष्याच्या ठिकाणीं असलेले शास्त्रज्ञान होय. वेदाध्ययन नसले तरी जा संतोषवृत्तीनिं रहात असेल, व शास्त्रज्ञान नसले तरी इतरांचा मतसर करीत नसेल, तर त्यांना व ब्रह्मनर्यादि वतांचे आचरण न करणाऱ्या निकृष्ट स्थितीत पोहांचलेल्या लोकांनाही दयेमुळे दान करावे. पण दीन, दुःखाकुल आणि रोगपीडित यांनाही प्रमाणभूत लोकांनी आचरण केलं असल्यामुळे हा धर्मच आहे असे म्हणून दयेने उगीच दान करून नय. कारण, वेदशून्य अशा ब्राह्मणाला दिलेले दान निष्कल होय असे स्मृतीत सांगितलेले आहे: आणि अपांत्रीं दान कल्याच्या दोषामुळे ते निष्कल होणे शक्य आहे याविषयीं संशय नाहीं. लंकडाचा हत्ती, चर्माचा पशु आणि वेदाध्ययन नसलेला ब्राह्मण हे तीन कवच आडनांवाचे असतात. ज्याप्रमाणे बंद स्थियांना निरुपयोगी, खेनुच्या उपभोगाला खेनु निरुपयोगी, अथवा पंख नसलेला पक्षी निरुपयोगी असतो, त्याप्रमाणेच वेदमंत्रशून्य ब्राह्मण होय. देवता ज्यांचे जन्म ज्याने निर्मूलन करील. देवनदी भागीरथीपुत्र तुळ्या पोखरलेले ब्रामधान्य, उदक नसलेली विहीर अंतःकरणांत असलेल्या धर्मतत्त्वविषयक संश-अथवा रातेन दिलेली आहुती, त्याप्रमाणेच यांचे निर्मूलन करील. देवनदी भागीरथीपुत्र सन्मूर्खाला दिलेले दान निष्कल होय. देवता ज्यांचे जन्म ज्याने इंद्रप्रभृति सर्वे आणि पितर यांच्या हव्यांचा आणि कव्यांचा देवांचे साक्षात् दर्शन घेतले आहे, ज्या प्रभुंने विनाश करणारा म्हणूनच त्यांचा शत्रु असा ब्रह्मपतिप्रभृति देवर्णीना शुश्रेष्ठ्या योगाने वारं-

अध्याय सदतिसावा.

—०—

युधिष्ठिराचा नगरप्रवेश.

युधिष्ठिर भणाला:—हे द्विजत्रेष भगवन महामुने, राजधर्म आणि चातुर्वर्णधर्म हे सविस्तर आणि पूर्णपणे श्रवण करण्याची माझी इच्छा आहे. हे द्विजत्रेषा, आपत्कालीं मीं कोणत्या प्रकारच्या नीतीचा अवलंब करावा. व धर्मानुसारी मार्गांचे ज्ञान होऊन मला पृथ्वी आपल्या अर्धीन कशी त्रिविंश येईल, हा उपवासफलदायक प्रायश्चित्तविचार प्रसंगानुसार कथन केलेला असल्यामुळे माझ्या ठिकाणीं आनंद उत्पन्न करीत आहे. धर्माचरण आणि राज्य हीं परस्परविरुद्ध आहेत. असा विचार सदोदीत अंतःकरणांत येत असल्यामुळे मला कांहीं सुचेनासं होते.

वेशंपायन सांगतात:—हे महाराजा जनेम-जया, हे ऐकून, सर्वज्ञांमध्ये प्राचीन अशा नारदांकडे अवलोकन करून त्यास झाणाले, हे महाबाहो प्रजाधिपते, तुला संपूर्ण धर्म श्रवण करण्याची इच्छा असेल, तर तुम्हां कुरुकुलोत्पन्नांचा पितामह जो वृद्ध भीम, त्याजकडे जा. तो सर्वधर्मवेत्ता सर्वज्ञ भागीरथीपुत्र तुळ्या अंतःकरणांत असलेल्या धर्मतत्त्वविषयक संश-अथवा रातेन दिलेली आहुती, त्याप्रमाणेच यांचे निर्मूलन करील. देवनदी भागीरथीपुत्र सन्मूर्खाला दिलेले दान निष्कल होय. देवता ज्यांचे जन्म ज्याने इंद्रप्रभृति सर्वे आणि पितर यांच्या हव्यांचा आणि कव्यांचा देवांचे साक्षात् दर्शन घेतले आहे, ज्या प्रभुंने विनाश करणारा म्हणूनच त्यांचा शत्रु असा ब्रह्मपतिप्रभृति देवर्णीना शुश्रेष्ठ्या योगाने वारं-

कार संतुष्ट करून राजनीतीचे अध्ययन केले, वैशंपायन सांगतातः—हे ऐकून नंवर, शुक्र आणि देवगुरु द्विज बृहस्पति यांना जे चातुर्वर्ण्याचे हित करण्याच्या इच्छेने पुनरपि शास्त्र आणि व्याख्येसहवर्तमान जो धर्म अव- महाज्ञानी महाबाहु यदुश्रेष्ठ श्रीकृष्ण त्या नुप- ग्रन्थ होता त्याचे ज्ञान ज्या कुरुकुलश्रेष्ठांने संपा- श्रेष्ठ युधिष्ठिराला हाणाला, “हे महाबाहो, तुझे दन केले आहे, अंगे आणि पुराणादि उपबंहणे महातेजसी बंधु आणि ब्राह्मण हे श्रीमकाला- हांसह वेद हे ज्या महाबाहूने ब्रह्मचर्यादि वते च्या शेवटी पर्जन्याची प्रार्थना करण्याचा यांसह वेद हे ज्या महाबाहूने ब्रह्मचर्यादि वते च्या शेवटी पर्जन्याची प्रार्थना करण्याचा आचरण करून भृगुकुलोत्पन्न च्यवन आणि लोकांप्रमाणे प्रार्थना करीत तुळ्यासभीप बसले अवसिष्ठ मुनि हांजपासून संपादन केले, ज्याने आहेत; आणि, हे महाराजा, वध करून अव- पूर्वी अव्यात्मज्ञानाचे तत्त्व जाणणाऱ्या, कौमारा- शिष्ट राहिलेले राजे, संपूर्ण चातुर्वर्ण्य आणि वस्थेत असलेल्या व तेजाने देवीप्रायमान् असणाऱ्या कुरुजंगल-प्रदेशरसी तुळ्या राशूतील सर्व प्रजा जेष्ठ ब्रह्मपुत्राशी अव्ययन केले, मार्कडिया- हा तुजकडे आलेल्या आहेत. हास्तव, हे च्या मुखांतून संपूर्ण यातिर्थम श्रवण केले, परशु- शत्रुतापना, त्या महात्म्या ब्राह्मणांच्या संतो- च्या मुखांतून संपूर्ण यातिर्थम श्रवण केले, परशु- शत्रुतापना, त्या महात्म्या ब्राह्मणांच्या संतो- च्या मुखांतून संपूर्ण यातिर्थम श्रवण केले, परशु- शत्रुतापना, त्या महात्म्या ब्राह्मणांच्या संतो- च्या मुखांतून संपूर्ण यातिर्थम श्रवण केले, परशु- शत्रुतापना, त्या महात्म्या ब्राह्मणांच्या संतो- च्या मुखांतून संपूर्ण यातिर्थम श्रवण केले, परशु- शत्रुतापना, त्या महात्म्या ब्राह्मणांच्या संतो- च्या मुखांतून संपूर्ण यातिर्थम श्रवण केले, परशु- शत्रुतापना, त्या महात्म्या ब्राह्मणांच्या संतो- च्या मुखांतून संपूर्ण यातिर्थम श्रवण केले, परशु- शत्रुतापना, त्या महात्म्या ब्राह्मणांच्या संतो- च्या मुखांतून संपूर्ण यातिर्थम श्रवण केले, परशु- शत्रुतापना, त्या महात्म्या ब्राह्मणांच्या संतो- च्या मुखांतून संपूर्ण यातिर्थम श्रवण केले, परशु- शत्रुतापना, त्या महात्म्या ब्राह्मणांच्या संतो- च्या मुखांतून संपूर्ण यातिर्थम श्रवण केले, परशु- शत्रुतापना, त्या महात्म्या ब्राह्मणांच्या संतो- च्या मुखांतून संपूर्ण यातिर्थम श्रवण केले, परशु- शत्रुतापना, त्या महात्म्या ब्राह्मणांच्या संतो- च्या मुखांतून संपूर्ण यातिर्थम श्रवण केले, परशु- शत्रुतापना, त्या महात्म्या ब्राह्मणांच्या संतो-

होणार आहे, पुण्यसंपन्न ब्रह्मर्थ हे ज्याच्या वैशंपायन सांगतातः—याप्रमाणे श्रीकृष्णांनी समेचे सदोदीत सभासद असत, आणि ज्ञान- संगितले असतां तो कमलनेत्र व उदारांतःकरण यज्ञामध्ये ज्याला अविदित असे कांहीही नाहीं, राजा युधिष्ठिर सर्व लोकांचे हित करण्या- असा तो सूक्ष्म अशा धार्मिक अर्थाची तच्चे विषयी उद्युक्त झाला. हे नरश्रेष्ठा जनमंजया, जाले असतांही ज्याचा मूल्य त्याच्या इच्छेवर आम्हां सुहदांना व द्रौपदीला प्रिय अस- अवलंबन आहे, आणि संतति नसतांही ज्याला लेली राजदत्तीकाररूपी गोष्ठ करून लोकांचे स्वर्गामध्ये प्रस्थात असलेल्या लोकांची प्राप्ति हित कर.”

याप्रमाणे सत्यवतपुत्र व्यासांनी संगितले युधिष्ठिरांने अंतःकरणांतील दुःखाचा आणि असतां, विपुल ज्ञान आणि विशाल विवेकशक्ति संतापाचा त्याग केला. सारांश, शास्त्रज्ञानाचा यांनी युक्त असलेला कुरुतीपुत्र युधिष्ठिर त्या कवळ निधिच असलेला, व श्रवण करण्यास वकृत्यश्रेष्ठ व्यासांना हाणाला, “अत्यंत मोठे व योग्य असे जे कांहीं ज्यासादिकांच्या तोंडून अंगावर शहारे आणण्यासारखे असे आपल्या श्रवण केले होते त्यामध्ये निष्णात झालेला तो ज्ञातीसंबंधाने क्रूर कृत्य करून, सर्वही लोकांचा पांढुपुत्र युधिष्ठिर कर्तव्य करण्यास तमार आला, अपराधी झालेल्या आणि पुरुषांचा नाश कर- त्यामुळे त्याच्या अंतःकरणाला शांति भिक्कुर्ली. ज्ञान्या मीं सरळपणे युद्ध करण्याच्या भीष्मा- पुढे, नक्षत्रांनी वेष्टिलेल्या चंद्राप्रमाणे त्या सर्व वरच्च संग्रामामध्ये कपटाने प्रहार केले आहेत; लोकांनी परिवृत असलेला तो युधिष्ठिर धूतरा- असे असतां आतां त्याला कोणत्या तोडाने शृळा पुढे करून आपल्या नगरामध्ये भेला. नगरांत प्रवेश करण्यापूर्वी त्या कुरुतीपुत्र धर्मज्ञ प्रथं करूं?”

युधिष्ठिरानें देवताओं व हजारों ब्राह्मणों पूजन स्तुति करीत असतां तो राजा हस्तिनापुरांत केले. तदनंतर, गालिचा आणि कृष्णाजिनें गेला. अत्यंत आनंदित शालेल्या लोकांची यांनी आच्छादित केलेल्या, पवित्र अशा गर्दीं शाल्यामुळे हलके हलके चाललेले व मंत्रांनी पूजन केलेल्या, उत्कृष्टलक्षणसंपन्न, लोकांचा कलकलाठ चालू असलेले तें महावाहु व शुभ्रवर्ण अशा सोळा बैल जोडलेल्या रथांत युधिष्ठिराचे प्रयाण या भूतलावर अगदी—अमृतमय रथामध्ये आरोहण करणाऱ्या चंद्रा- अप्रतिम असें होते.

प्रमाणे—तो आरूढ शाला. हा वेळी स्तुतिपाठक याप्रमाणे युधिष्ठिराची स्वारी चालली असतां, लोक त्याची स्तुति करीत होते. भयंकर परा- नगरवासी लोकांनी नगर आणि राजमार्ग उत्कृष्ट क्रमी कुंतीपुत्र भीमानें काढण्या धरिल्या होत्या, प्रकारे अलंकृत केलेले होते. शुभ्रवर्ण पुण्यांनी अर्जुनानें किरणयुक्त असलेले शुभ्रवर्ण उत्त्र भूमि सुशोभित केली असून राजमार्ग पताकांनी धरलेले होते. रथाच्या ऊर्ध्वभागीं धरलेलें तें अलंकृत केला होता; व स्वच्छ करून धूप धालून शुभ्रवर्ण उत्त्र आकाशामध्ये तारकांनी व्याप धुपविलेला होता. तसेच, राजमंदिर सुर्गाख्ये असलेल्या शुभ्र मेघाप्रमाणे शोभत होते. चंद्र- नूर्णांनी न्याय केले असून नानाप्रकारांनी पुण्ये किरणांप्रमाणे काति असलेली शुभ्रवर्ण व सुशो- व वाधाट्याच्या वेळी यांच्या मालांनी तें वेष्टित भित अर्थी चामरे माद्रीपुत्र वीर नकुलसहदेवांनी केले होते. नगरद्वारामध्ये नवीं आणि शुभ्रवर्ण न्या वेळीं हातीं धरलेली होती. याप्रमाणे अलंकार व त्या त्या ठिकाणी नगरद्वार सुशोभित होईल धारण केलेले ते पांचही बंधु रथारूढ शाल्या- अशा रीतीने शुभ्र पुण्ये तेविलेली होती. हाय- नंतर, हे राजा जनमेजया, एकत्र जुळेलीं माणे अत्यंत अलंकृत केलेल्या नगरद्वारामध्ये- जण पंचमहाभूतांन कीं काय असे दिसत होते. शुभ शब्दांनी स्तुति केली जाणाऱ्या व आसे. हे राजा, त्या ज्येष्ठ पांडवाच्या-युधिष्ठिराच्या- आंनीं परिवृत असलेल्या पांडुपुत्र युधिष्ठि- मागून, मनाप्रमाणे वेग असलेले अश्व जोड- राने प्रवेश केला.

लेल्या शुभ्रवर्ण रथांत आरोहण करून धूतराश्च-
पुत्र युयुत्सु चाललेला होता. आणि शेंग्य,
सुप्रीत नामक अश्व जोडलेल्या सुवर्णमय
स्वच्छ रथांत आरोहण करून सात्यकीसहवर्त-

अध्याय अडतिसावा.

—०१—

युधिष्ठिराचा राजमंदिरांत प्रवेश.

मान श्रीकृष्ण त्या कुस्कुलोत्पन्नांचे मागून चालले वैशंपायन सांगतात:—पांडवांच्या नगर- होते. हे भरतकुलोत्पन्ना जनमेजया, कुंतीपुत्र युधि- प्रवेशाच्या वेळीं अवलोकन करण्याची इच्छा षिराच्या पिण्याचा ज्येष्ठ बंधु धूतराश्च गांधारी- असलंग हजारोंच्या हजारों नगरवासी लोक सहवर्तमान पालर्सीं बसून त्यांच्यापुढे चाल- जमलेले होते. यामुळे, हे राजा, ज्यावरील लेला होता; आणि सर्व कौरवस्थिया व कुंती चव्हाटे अत्यंत सुशोभित केले आहेत असा तो आणि द्रौपदी हा लहानमोठ्या वाहनांतून राजमार्ग चंद्रोदयाच्या वेळीं वाढू लागलेल्या विदुराच्या मागून चाललेल्या होत्या. नंतर गज, महासागराप्रमाणे शोभू लागला. हे भरतकुलोत्पन्ना, अश्व यांनी सुशोभित असलेले अनेक रथ, व स्त्रियांनी गजबजून गेल्यामुळे राजमार्गवरील पवाति आणि अश्व हे त्यांच्या मागून जाऊ मौठमोठीं रन्नखचित मेंदिं भाराने जण लागले. पुढे वैतालिक, सूत आणि मागध हे कंप पावत होतीं. तेथे असलेल्या त्या स्त्रियाही

युधिष्ठिर, भीमसेन, अर्जुन आणि नकुलसह- त्या वेळीं, आशीर्वाद देण्याची इच्छा करणा-देव यांची लज्जेमुळे हलके हलके प्रशंसा न्या त्या ब्राह्मणांनी परिवृत असलेला युधिष्ठिर करूं लागल्या. “हे कल्याणि द्रौपदि, महर्षींची तारकासमूहानें वेष्टिलेल्या निष्कलंक अशा सेवा करणाऱ्या गौतमीप्रमाणे या पुरुष- चंद्राप्रमाणे शोभत होता.

श्रेष्ठांची सेवा करीत असणारी तूं स्वरोवर नंतर, हे राजेंद्रा, आपल्या पित्याचा ज्येष्ठ धन्य आहेस! हे प्रेमशालिनि, तुझी कर्मे वंशु भृतराष्ट्र व गुरु धौम्य यांचा बहुमान केल्या-आणि वताचरण हीं सफल होत. ” त्याप्रमाणे, हे वर त्यानें ब्राह्मणांना ‘आपली काय इच्छा महाराजा, त्या वेळीं खिया द्रौपदीची प्रशंसा आहे? ’ असे विचारून, अंतःकरणास आनंद करीत होत्या. हे भरतकुलोत्पन्ना, त्या वेळीं देणारीं रत्ने, विषुल सुवर्ण, गाई आणि नानात्यांचीं तीं प्रशंसेचीं भाषणे, परस्परांपारीं प्रकारचीं वस्त्रे देऊन त्यांचा यथाविधि बहुमान उच्चारलेले शब्द, आणि प्रेमामुळे मुखांतून निघ- केला. तदनंतर, हे भरतकुलोत्पन्ना, कर्णसुखदायक पारीं वाक्ये यांच्या योगानें तं सर्व नगर व्याप व सुहदांच्या आनंदास कारणभूत असा पुण्याह-होऊन गेले होते.

वाचनाचा वोप जण आकाश व्याप करून

असो: याप्रमाणे यथायोग्य अलंकृत केल्या- सोडूं लागला. त्या वेळीं वेदवेन्या विद्वान मुळं शोभणारा तो राजमार्ग उलंघन केल्यानंतर ब्राह्मणांची प्रत्यक पद व अक्षर यांमध्ये विषुल युधिष्ठिर राजमंदिरासमीप गेला. तेव्हा नगर- अर्थ असलेली हंसासारखी मंजुल वाणी युधिवासी आणि राष्ट्रवासी सर्व प्रजा जिकडून घिराने अवण केली. तदनंतर, दुदुभीचा आणि तिकडून येऊन कर्णसुख भाषणे करूं लाग- शंखाचाही मनोहर घ्वनि होऊं लागला; आणि, ल्या. त्या म्हणाल्या. “हे शत्रुतापना नुपश्चेष्टा, राजा, जयशब्द उच्चारणाऱ्या ब्राह्मणांचाही तं शत्रूंचा जय केलास, आणि धर्म व सामर्थ्य आवाज कानीं पडूं लागला.

शांच्या आश्रयाने पुनरपि राज्य संपादन केलेस

चार्वाकवध.

ही आनंदाची गोष्ट होय. हे महाराजा, आता नंतर ब्राह्मण स्तन्ध वसले असतां, ब्राह्मणांने तूं पूर्ण शंभर वर्षे आमचा राजा होऊन, स्वर्गांचे कपरहृष्य धारण करून आलेला दुर्योधनाचा पालन करणाऱ्या इंद्राप्रमाणे आमचे धर्मानि मित्र चार्वाक, राक्षस वांलूं लागला. त्याने संन्यापालन कर. ” याप्रमाण राजमंदिराच्या द्वारा- शाचा वेष घेतला होता, स्त्राक्षमाला धारण मध्ये शुभ वाक्यांनी बहुमान केलेला राजा केल्या होत्या, यिथवा धारण केली होती. व युधिष्ठिर चोहांकडून ब्राह्मणांनी उच्चारलेले विदं व्यहण केले होते. हे राजेंद्रा, तो भीति-आशीर्वाद धेऊन, श्रद्धा आणि विजय यांचे रहित असलेला धाडसी चार्वाक तप व नियम वास्तव्य असलेल्या इंद्रमंदिरासारख्या राज- यांनी जण व्याप होऊन गेलेल्या व आशीर्वादांत प्रवेश करून रथाच्या मागच्या बाजूने वांदे देऊ इच्छिणाऱ्या त्या सर्व हजारों ब्राह्मणांची उतरला; आणि आंत जाऊन त्या श्री- णांच्यामध्ये वसलेला होता. तो महात्म्या पांडमान् युधिष्ठिरानें देवतांचे दर्शन घेऊन गंध, वांचे अकल्याण होण्याची इच्छा करणारा दृष्टमाल्ये, रत्ने इत्यादि सर्व उपचारांच्या योगाने त्या ब्राह्मणांची अनुमति न घेतांच त्या पृथ्वी-त्यांचे पूजन केले, व पुनरपि तेथून बाहेर येऊन पति युधिष्ठिराला म्हणाला:—भाषण करण्याचा तंथे असलेल्या विद्वान् ब्राह्मणांचे दर्शन घेतले. भार मजवर टाकला असल्यामुळे हे सर्व ब्राह्मण

माझ्या तोङ्गुन तुला सांगत आहेत कीं, “धिकार च्याच योगानें त्या दुष्ट राक्षसाचा वध केला! असो आपल्या ज्ञातीचा धात करणाऱ्या तुज तेव्हां इंद्राच्या वत्रानें दग्ध होऊन जाणाऱ्या दुष्ट भूपतीला! हे कुंतीपुत्रा, अशा प्रकारचा अंकुरयुक्त वृक्षाप्रमाणे त्या ब्राह्मणांच्या तेजानें ज्ञातीचा संहार केला असल्यामुळे आतां तुझे दग्ध होऊन ता राक्षस भर्मीवर पडला! पुढे राजानें काय काय होणार नाही! ज्ञातीप्रमाणें गुरुं- सन्कार केल्यानंतर ते ब्राह्मण त्याचं अभिनंदन चाही वध केल्यानंतर जिवंत रहाण्यापक्षां करून निवृत गेले: आणि पांडुपुत्र राजा युधिष्ठिरेनं फार वरें!”

ठिरही आपल्या सुहृत्नांसह आनंद पावला.

त्या दुष्ट राक्षसाचंहे भाषण ऐकतांच, अप-

मान ज्ञाल्यासारखं होऊन ते ब्राह्मण अंतःकर-
णांत पीडित ज्ञाले व आक्रोश करू लागले.

हे प्रजाधिपते, त्याच्या त्या भाषणानें ते सर्व

अध्याय एकुणचालिसावा.

चार्चाकटत्तांत.

ब्राह्मण आणि राजा युधिष्ठिर हे अतिशय वैशंपायन सांगतातः—नंतर, आपल्या वंधु-उद्धिं आणि लजित होऊन मृत्यु राहिले. सह राजा युधिष्ठिर तेथें वामदय करू लागला नंतर युधिष्ठिर म्हणाला, “हे विप्रहो, मी असतां. सर्वज देवकीपृत्र श्रीकृष्ण त्याला नम्रपणे आपली प्रार्थना करीत आहे, यास्तव सांगू लागले.

आणण प्रसन्न व्हा. आपल्या समीप असलेल्या श्रीकृष्ण हणाले:—वा युधिष्ठिरा, या लोकामज दुःखाकूल मनुष्याचा धिकार करणे आप- मध्ये ब्राह्मण मला सदोदीत पृथ्य आहेत. हे णाला योग्य नाही! ”

वैशंपायन सांगतातः—हे प्रजाधिपते राजा प्रकारे अनुग्रह करणारे व क्रुद्ध ज्ञाल्यास वाणी-जनमेजया, तदनंतर ते सर्वही ब्राह्मण. “हे रूप विषाणु दग्ध करण्यास समर्थ आहेत. हे राजा, तुला वैभवप्राप्ति होवो. त्यानें उद्घारलेले महाबाहो राजा, पूर्वी कृतयुगामध्ये चार्चाक हूं भाषण आमचे नव्हे.” असे म्हणाले. नंतर, नामक राक्षसानें बदरिकाश्रमामध्ये अनेक वं-तपाच्या योगानें निष्पाप होऊन गेलेल्या त्या पर्यंत तपश्चर्या कली. तेव्हां त्याला, हे भरत-महान्या वेदवच्च्या ब्राह्मणांनी ज्ञानदृष्टीनं त्या कुलात्पन्ना, ब्रह्मदेव पुनः पुनः वरप्रदान करू लागले असतां. कोणत्याही प्राण्याची आप-

ब्राह्मण म्हणाले:—हे धर्मनिषा, हा दुर्यो- णाला भीति नसावी. असा वर त्याने मागून खेनाचा मित्र चार्चाक नांवाचा राक्षस संन्या- घेतला. तेव्हां ब्राह्मणाच्या अपमानावंचून शाचं स्वरूप घेऊन त्याचं हित करू इच्छीत इतर केंद्राहीं कोणत्याही प्राण्यासुन तुला आहे. आम्ही असले शन्द उच्चारलेले नाहीत. भीति असणार नाही, असा जगन्नायक ब्रह्म-यास्तव, ही तुकी अशा प्रकारची भीति न आविष्कारावेळी त्याला उत्कृष्ट प्रकारचा वर दिला. याहोऊ दे. हे राजा, तुझ्या वंधुसहवर्तमान तुझे प्रमाणे वरप्राप्ति होतांच. अत्यंत पराक्रमी, क्र-कल्याण होवो.

वैशंपायन सांगतातः—तदनंतर, क्रोधाने ताप दंड लागला. त्याच्या सामर्थ्यानं क्रेश अस होऊन गेलेल्या त्या सवे पवित्र ब्राह्म- होऊ लागल्यामुळे सर्व देव मिळून त्या वंदी णांनी निर्भर्तना करीत करीत केवल हुकारा- ब्रह्मदेवाकडे जाऊन त्या राक्षसाच्या वधावि-

षष्ठीं विचारं लागले. तेहां हे भारता, ब्रह्म-रत्नमय आसनावर बसले. कुंतीही नकुल आणि देवानें त्यांना सांगितले कीं, ‘ शाचा लवकर्च सहदेव यांसहवर्तमान, सुवर्णभूषित अशा हस्तिनाशा होईल, अशा प्रकारची व्यवस्था मीं दंती शुभ्र सिंहासनावर बसली. सुधर्मा, विदुर, त्याच्या वरामध्येच केली आहे. मनण्यांमध्ये धौम्य आणि कुरुकुलोत्पन्न धृतराष्ट्र हेही अमीराजा दुर्योधन हा शाचा मित्र होईल; व प्रमाणे देवीप्यमान् असणाऱ्या निरनिराक्या त्याच्या स्नेहानें जखडून गेल्यामुळे हा ब्राह्म-आसनावर बसले. राजा धृतराष्ट्र जेथे बसला णांचा अवमान करील. तसें झाले क्षणजे, होता तेथेच युयुत्सु, संजय आणि यशस्विनी त्यांने केलेल्या अपकारानें व अपमानानें कोपा-गांधारी ही मंडळी बसलेली होती. याप्रमाणे त्यांने विष्ट होऊन ते वाक्सामर्थसंपन्न ब्राह्मण त्या तेथे बसल्यानंतर धर्मान्म्या युधिष्ठिराने शुभ्रवर्ण दुष्टाला दग्ध करून सोडतील. व त्यामुळे पुष्पे, सर्वतेभद्र वैरे काढलेलीं देवतापिंतं, अक्षता, भूमि, सुवर्ण, रौप्य आणि रन्ने यांना स्पर्श त्याचा नाश होईल.’

हे भरतर्षभा नृपदर्थी, ब्रह्मदेवांनी असें केला. नंतर पुरोहित धौम्य यांच्या द्वारं सर्व सांगितले असल्यामुट्ठेच ब्रह्मदंडाच्या योगानें प्रजांनी अनेक मंगलकारक पदार्थधेऊन जाऊन वथ होऊन हा राक्षस भूमिवर पडलेला आहे. धर्मराजाचे दर्भन घेतले. त्या वर्दीं तेथे भूमि. याच्या भाषणामुळे तूं मनाला वाईट वारूं देऊं सुवर्ण, नानाप्रकारची रन्ने, सर्व प्रकारच्या नको. कारण, हे पृथ्वीपते, तुझ्या ज्ञानीचा साहित्यानीं पूर्ण असलेले अभिषेकपत्र, सुवर्ण, क्षात्रधर्मानीं वथ झालेला आहे; आणि म्हणूनच ते तांत्र, रौप्य आणि मृत्तिका यांचे जलपूर्ण क्षत्रियश्रेष्ठ महात्मे वीर स्वर्गाला गेलेले आहेत. कुंभ, सार्वीच्या लालाचा, दर्भ, गोरस, शमी, पिंच, यास्तव, हे धैर्यसंपन्ना, आतां तूं आपलीं कर्मे आणि पद्मस यांच्या समिधा, मध, तप, कर, म्लान होऊन बसू नको. शत्रुंचा वथ उंवराच्या काशाची सूवा आणि सुवर्णाने सुरोकार, प्रजेचे पालन कर. आणि ब्राह्मणांचा भित केलेला शंख या सर्व वस्तु होत्या. पृष्ठे बहुमान कर.

अध्याय चालिसावा.

—००—

युधिष्ठिराला राज्याभिषेक.

श्रीकृष्णांची अनुजा होतांच पुरोहित जानसंपन्न धौम्य मृत्तिका यांनी ईशान्येकडे सम्बल होते गेलेल्या वेदिकेवर शुभ शक्तुन पाहून रेषा काढिल्या. आणि अशीप्रमाणे तेजस्वी अस- णांच्या, पाय बद्धकट बसणाऱ्या आणि वर

वैशंपायन सांगतात:—नंतर, शोक आणि व्याघ्रचर्म आंथगलेल्या सर्वतोभद्राकार अस- संताप हीं न न होऊन कुंतीपत्र गाजा युधिष्ठिर णांच्या, शुभ्रवर्ण आशनावर महान्मा युधिष्ठिर आनंदित होत्साता उत्कृष्ट प्रकारच्या सुवर्णमय आणि द्रुपदीराजकन्या कृष्णा या उभयतांना बस- आसनावर पूर्वभिमुख बसला. तेहां शत्रुनाशक वून त मंत्रोच्चारपूर्वक यथाविधि हवन करू लागले. सात्यकि आणि श्रीकृष्ण हे उभयतां त्याच्याच- नंतर श्रीकृष्णांनी उत्तुन उत्कृष्ट पकारचा शंख कडे मुख करून देवीप्यमान अशा सुवर्णमय धेऊन पृथ्वीपति कुंतीपत्र युधिष्ठिर याला आसनावर बसले; आणि राजा युधिष्ठिर मध्ये अभिषेक केला. मग राजर्षि धृतराष्ट्र आणि येईल अशा रीतीनं त्याच्या मांगे भीमसेन आणि सर्व अमान्य यांनीही त्याला अभिषेक केला. अर्जुन हे उभयतां महान्मा नृक्षत्रीत अशा, याप्रमाणे श्रीकृष्णांनी पांचजन्य नामक शब्दानें



© 1982 GPO - 1982 FEDERAL BUREAU OF INVESTIGATION - WASH. D.C. - 2

आभिषेक करून अनुजा दिल्यानंतर, बँधूसह- प्रजेचं भाषण एकल्यानंतर राजा युधिष्ठिर वर्तमान पांडुपुत्र युधिष्ठिराचं मुख केवळ अमृत- बालूं लागला.

मय असल्याप्रमाणे आल्हादकारक दिसूं लागले. ता म्हणाला:—ज्यांचे सत्य अथवा असत्य तदनंतर पणव. आनक, दुंदुभि. इत्यादि गुण येथे प्राप्त झालेल्या ब्राह्मणश्रेष्ठांनी वर्णन वाचांचा घोष होऊं लागला. धर्मराजानंही केले, त आम्ही पांडुपुत्र खरोखर धन्य आहो. धर्माच्या अनुरोधानं त्या सर्व उपचारांचा स्वीकार आम्ही खरोखर आपल्या अनुग्रहास पाच करून श्रीकृष्णादिकांची यथार्थिति पूजा केली: आहो. असे माझ्या बुद्धीला वाटते. कारण, व नंतर विपुल दक्षिणा देणाऱ्या त्या युधिष्ठि- आपण निर्मत्सर होऊन आम्हांला गुणसंपन्न गर्ने इंद्रियानिधीही आणि सदाचारी अशा वेदा- असे म्हणत आहो. माझा हा पितृव्य महाराज धृत- ध्ययनसंपन्न ब्राह्मणांकडून स्वस्तिवाचन कर- राष्ट्र माझे श्रेष्ठ असे देवतच आहे. ह्यास्तव, वून त्यांना सहस्र निष्क दक्षिणा दिली. ह्यामुळे माझे प्रिय व्हावे अशी ज्यांची इच्छा असेल, त ब्राह्मण संतृप्त होऊन युधिष्ठिराला “तंस त्यांनी ह्याच्या आज्ञेत वागावे व ह्यांचे प्रिय कल्याण होवो व तुझा जय होवो.” असे करावे. एवढा मोठा हा जातिवध करून देसील ह्याणाले; व हंसासारख्या मंजूल शब्दांनी युधि- मी जो जिवत राहिलो आहे, तो केवळ ह्यांचिराची प्रशंसा करू लागले.

च्याच्यासाठा होय. आलस्याचा त्याग करून

ते म्हणाले:—हे महाचाहो युधिष्ठिरा. सदोदीत ह्याची शुश्रूषा करणे हे माझे कर्तव्य तुझा अभ्युदय होत आहे हे सुदेव होय. आहो. जर मी आपल्या आणि माझ्या सुहदां- ह महाकात, ते पराक्रमाने राज्यस्पौ स्वकार्य त्या अनुग्रहाला पाच असलो. तर आपण संपादन केलेस, ही आनंदाची गोष्ट आहे. धृतराष्ट्राशा पैर्वीप्रमाणे वर्तन उवाचे. हा ह्या तसेच, हे राजा, गांडीव धनुष्य धारण करणारा जगताचा व आपल्यासहवर्तमान माझाही स्वार्मी अर्जुन. भीमसेन. तुंव मार्दीपुत्र नकुलसहदेव हे आहे. सर्व पृथ्वी आणि एकदर पांडव हे सर्व तुम्ही सर्व वीरांच्या सहारास कारणभूत असलेल्या ह्याचेच आहेत. हे माझे सांगणे आपण अंतः त्या संग्रामांतून शत्रुंचा पराजय करून मृक्त करणांत वागवा.

आलों व सुखरूप आहां हे भाष्यन होय. असो: याप्रमाणे भाषण करून, त्या सर्व नगर- आतां, हे भारता. तुं लवकर आपल्या बांध- वार्सी व देशवार्सी प्रजांना ‘आतां आपल्या वाचीं सर्व उत्तरकाऱ्य कर. याप्रमाणे ब्राह्म- इच्छेप्रमाणे गमन करा.’ अशी त्या कुसनंदन णांनी भाषण कल्यानंतर, सजनांनी बहुमान युधिष्ठिराने अनुजा देऊन पाठवून दिले. नंतर दिलन्या सुहजनांसह धर्मराज युधिष्ठिराने त्या त्याने योवराज्यावर भीमसेनाची योजना केली. विशाल अशा राज्याचा स्वीकार केला.

अध्याय एकचाळिसावा.

—००—

युधिष्ठिरकृत मंत्रियोजना.

वंशापायन सांभातात:—देश आणि काल अशा बुद्ध संजयाची योजना केली. सेन्याच्या यांच्या मानानं विस्तृत असलेले ते आपल्या परिमाण, त्यांचे अन्न आणि वेतन आणि

कागम्थान. निर्णय आणि षड्गुणांचा विचार ह्यांचे कार्य त्या प्रीतिसंपन्न युधिष्ठिराने बुद्धी- मान विदुगला सांगेतले. कार्ये केली कोणती व न केली कोणती हे पहाणे आणि जमावदांना विचार करणे यांकडे सर्वगुणसंपन्न

त्यांचीं कर्म हांजवर दृष्टि डेवण्यासाठी युधि- द्रोण, महात्मा कर्ण, धृष्टद्युम्न, अभिमन्यु, घिराने नकुलाला आज्ञा दिली. हे महाराजा, हिंडिवापुत्र राक्षस घयोळकच द्रुपद, द्रौपदीपुत्र, शत्रुघ्नीयाला प्रतिबंध करणे आणि दुष्टांचा हितचितक आणि उपकारकते हाचीं और्ध्वदेहिक नाश करणे या कृत्याविषयीं युधिष्ठिरानें अर्ज- केले. त्यांने प्रत्येकाच्या उद्देशाने निरनिराळे नाला आज्ञा दिली. ब्राह्मण आणि देवता हजार ब्राह्मण, द्रव्य, रत्ने, धन आणि वस्त्रे हांचीं व इतरही तशाच प्रकारचीं कार्य हांज- अर्पण करून तुम केले. तसेच, ज्यांना कोणीही वर पोरोहितश्रेष्ठ थोऱ्याची कायमची योजना आम-इष्ट नाही असे जे दुसरे भूपति युद्धांत केली. हे प्रजाधिपते, सर्वीप असणाऱ्या सह- मरण पावले होते. त्यांच्या परलाकप्रार्थीसाठी देवाला त्यांने राजा युधिष्ठिर कोणत्याहा स्थि- राजा युधिष्ठिराने प्रत्येकाला उद्देशन सभागृहे. तीत असला तरी त्यांने संरक्षण करावे अशी नानाप्रकारचीं जलपानस्थानं आणि तलाव ही कायमची आज्ञा दिली. सारांश, आनंद पाव- केली. तसेच, त्यांने सर्व आंभांचे और्ध्वदेहिक णाऱ्या भूपति युधिष्ठिराला लोक जे जे कर्म करविले: व त्यामुळे त्यांच्या ऋणांतून मुक्त करण्याविषयीं येण्य अहंत असे बायले. हे इन व लोकांच्या अपवादांतव्हाही सुटून तो त्यांची त्यांची त्यांने त्या त्या कर्माकडे योजना न्यायाने प्रजापालन करू लागला व कृतकृत्य केली. धर्मावर प्रेम असलेला मूर्तिमतं धर्मच झाला, तो धूतरात्र, गांधारी, विदुर, कृष्णलोत्पन्न अशा शत्रुवीरनाशक युधिष्ठिराने महाज्ञान- सर्व पुरुष आणि बहुमान करण्यास योग्य संपन्न विदुर, संजय आणि युवत्सु द्यांना असणारे पोष्यवर्ग त्या सर्वांचा अन्यंत बहुमान सांगितले कीं, माझा चुलता राजा धूतरात्र करीत असे. तसेच त्या युद्धामध्ये ज्या नियां- हांचे जे जे काहीं कार्य असेल, ते सर्व आणण च्या परंतु व पुत्रांचा वध झाला होता, त्या वारंवार उठून व अवधान उडून येण्य प्रकारे सर्वांचाही बहुमान करून त्या दयाशील कौरव- करावे: आणि पैर व राष्ट्रवारी प्रजा द्यांचीं राजा युधिष्ठिराने त्यांचे पालन केले. दया जीं सर्व कर्त्य असर्ताल, तीं द्या राजाची अनुजा करण्याविषयीं तल्पर असणारा तो प्रभु युधिष्ठिर घेऊन आपण विभागून घेऊन पढावी.

अध्याय वेचाविसावा.

--०--

श्राद्धक्रिया.

वेशंपायन सांगतात:—तदनंतर विशाल-
बृद्ध राजा युधिष्ठिराने, संग्रामांत आपल्या
अन्यंत कीर्तिसंपन्न ज्ञातीषकीं ज्यांचा वध झाला
होता त्यांचीं निरनिगदीं श्राद्ध करविली. राजा

धूतरात्र हाने पुत्रांच्या परलोकप्रार्थीसाठीं सर्व प्रकारच्या अभीष्ट गुणांनी युक्त असलेले अन्न, राज्यप्राप्ति ज्ञान्यानंतर, महाज्ञानी व पवित्र युधि- धेनु, द्रव्य व महामूल्यवान् आणि विलक्षण घिर हात जोडून यदुकूलोत्पन्न कमलनेत्र श्री- रत्ने अर्पण केली. द्रौपदीसहवर्नमान युधिष्ठिराने कृष्णास द्वाणाला, “हे यदुकूलश्रेष्ठ श्रीकृष्ण,

दीन, अंथ आणि निर्धन यांजवर अनुग्रह करीत असे. हाप्रमाणे संपूर्ण पृथ्वी जिकून घेऊन व शत्रुच्या ऋणांतून मुक्त होऊन तो शत्रुविराहित झालला राजा युधिष्ठिर सुखाने विहार करू लागला.

अध्याय त्रेचाविसावा.

--०--

युधिष्ठिरकृत कृष्णमृत.

वेशंपायन सांगतात:—गज्याभिषेक होऊन प्रकारच्या अभीष्ट गुणांनी युक्त असलेले अन्न, राज्यप्राप्ति ज्ञान्यानंतर, महाज्ञानी व पवित्र युधि- धेनु, द्रव्य व महामूल्यवान् आणि विलक्षण घिर हात जोडून यदुकूलोत्पन्न कमलनेत्र श्री-

तुङ्ग्या अनुग्रहानें, नीतीनें, सामर्थ्यानें, परा- संपन्न, सत्तास्वरूपी, शरीरशून्य, कृष्ण आर्णि क्रमानें व बुद्धीने पितृपिनामहादि-क्रमानें प्राप्त अभिस्वरूपीही तंच आहेस. यज्ञाचे उक्तवृष्ट होणारे हे राज्य मला पुनरपि प्राप्त आले. फल दणागा. अश्विनीकुमारांचा पिता, कपिल, यास्तव, हे शत्रुनाशका कमललोचना, तुजला यज्ञ, वामन, ध्रुव, गमड आणि यज्ञसेन पुनः पुनः नमस्कार असो. ब्राह्मण लोक तुला असेही तुलाच झाणतान. शिखर्डी. नहुन अद्वितीय पुरुष व यादवाधिपति असें झाणत आणि महेश्वर तंच अमृत. [आकाशामध्ये असून नानाप्रकारच्या नामांनी तुङ्गी स्तुति करि- वास्तव्य करणारे पूनर्वसु नक्षत्रही तंच आहेस. तात. हे विश्वकर्मन, हे विश्वात्मन, हे विश्वसंभव. ते अन्यत पिंगलवर्ण असून सुर्वा, यज्ञ, सुषण, हे विष्णा, हे जिष्णा, हे हर, हे श्रीकृष्ण, हे वैकुंठ, दंडभिं. मृगरूपी धाव असलेले कालचक. हे पुरुषोत्तम, तुजला नमस्कार असो. ते पूर्वी लक्ष्मीचे वसतिस्थान असलेले कमल, आकाश, अदीतीच्या उदरांत सात वळ गर्भरूपाने वास्तव्य पृष्ठ धारण करणारा. ऋभु, विभु, सर्वाहुन केले आहेस; आणि अदीतीचीं जीं पृथिवी- सूक्ष्म आणि सदाचार असें तुलाच झाणतान. भूति रूपांतरे, त्यांमध्ये तिच्या गर्भरूपाने तंच समुद्र, ब्रह्मा. पवित्र तज आणि तेजो- निर्मीण आलेला असा ते पक्त आहेस. तीनही वता आहेस. तुला हिरण्यर्घ, भूधा, स्वाहा युगांमध्ये तंच अवतार धारण केले आहेस. आणि केशव असें झाणतान. हे कृष्णा, तंच महान तुला त्रियुग असें झाणतान. पृष्ठकीतिं या जगताचे उन्पत्तिस्थान व लयस्थान असून हर्षीकश, यज्ञाधिपति आणि हंस असेही तुलाच तंच पथम त्याची उत्पत्ति करितोस. हे विश्व- झाणतान. अद्वितीय असा तंच त्रिनेत्र रुद्र यांन. हे सर्व विश्व तुङ्ग्याच अधीन आहे. असून प्रभुत्वसंपन्न असलेला विष्णुही तंच शार्दूल धनुष्य. चक्र आणि खड धारण कर- आहेस. वराह, अग्नि, सूर्य, धर्म, गरुडध्वज, जान्या हे श्रीकृष्णा, तुला नमस्कार असो. शत्रुंसन्याचा मारा सहन करणारा, मनुष्यांच्या या प्रकारे धर्मराजाने सभेमध्ये स्तुति केली शरीरामध्ये प्रवेश करून जीवरूपाने वास्तव्य असतां आनंदित होऊन, कमलनयन यादव- करणारा, पादन्यास फार मोठा असलेला, वरिष्ठ, श्रेष्ठ श्रीकृष्णांनी अनेक शब्दांच्या योगाने त्या भयंकर सनापाति. अविनाशी, अनन्प्रद, कार्ति- भरतकुलोत्पन्न ज्येष्ठ पांडवांचे अभिनंदन केले. कय. पदभ्रष्ट न होणारा. शत्रुंना पदभ्रष्ट कर-
णारा, संस्कारयुक्त ब्राह्मणादि रूपे धारण कर-
णारा, संकीर्ण वर्णाचे रवस्तु ग्रहण करणारा
आणि यतिप्रभुति श्रेष्ठ मूर्ति धारण करणारा
तंच आहेस. यज्ञादिरूपी कृष्णधर्म हाही तूच वेशायन सांगतात:—तदनंतर राजा युधि-
असून, दंद्राचा गर्व नष्ट करणारा हरिहरस्वरूपी. छिरानें सर्व मंड्यांना निरोप दिला असतां
सागरस्वरूपी, निर्गुण, कर्मयोग्य दिक्षवरूपी, त्याची अनुज्ञा घेऊन ते सर्व आपापल्या गृहा-
सूर्य, चंद्र आणि अग्नि यांप्रमाणे कांति अस- कडे निघन गेले. नंतर भयंकर पराक्रमी भीम.
लेला, स्वर्गावरूप येऊ भूमीवर अवतीर्ण अर्जुन आणि नकुलसहदेव यांचे सांत्वन कर-
शालेला, सार्वभीम, विराटस्वरूपी, परब्रह्मस्वरूपी. एयासाठीं श्रीमान् राजा युधिष्ठिर बोलू लागला.
द्वावाधिपति. संसाराचे उन्पत्तिस्थान, प्रभुत्व- युधिष्ठिर हणाला:—त्या महायुद्धामध्ये

अध्याय चवेचालिसावा.

—०—
गृहविभाग.

शब्दांनी नानाप्रकारच्या शस्त्रांनी तुमच्या शरी-युयुत्सु, विदुर, संजय, सुधर्मा आणि धौम्य हे
राला ब्रण केले असल्यामुळे, व शोक आणि आपापल्या गृहाकडे गेले; व पर्वतावरील गुहेत
क्रोध यांचाही ताप झाल्यामुळे तुही अतिशय प्रवेश करणाऱ्या व्याघ्राप्रमाणे नरश्रेष्ठ श्रीकृष्णां-
भ्रमलेले आहां. हे भारतशेषहो, मजसाठी नी सात्यकीला बरोबर घेऊन अर्जुनाच्या मंदिरा-
तुहांला एखाद्या नियं पुरुषाप्रमाणे अरण्यांतील मध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी ते भक्षणार्ह
दुर्खकारक वास अनुभवावा लागला. असो: अशा अन्नपानांच्या योगाने आनंदित होऊन
आतां ज्या रीतीने तुहांला सुख होईल व रात्री सुखाने राहिले: व सुखाने जागृत होऊन
उपभोग घेतां र्येईल, त्या रीतीने तुही या विजय-दुसरे दिवशी राजा युधिष्ठिराकडे गेले.

फलाचा उपभोग घ्या. तुहीं विश्रांति घेतली,
आणि तुहांला मिळावयाची ती माहिती मि-
लाली, ह्याणजे उद्यां मी पुन: तुमची भेट घेईन.

नंतर, बंधु युधिष्ठिराने निवासाकरितां दिलेले दुर्योधनाचे मंदिर महाबाहु इंद्रतुल्य भीमसेनाने धृतराष्ट्राच्या अनुजेने स्वीकारले. तें मंदिर झाल्यानंतर महाबाहु धर्मपुत्र युधिष्ठिराने जे तटांच्या योगाने सुशोभित. अनेक रत्नांनी कांहीं दुसरेही कृत्य केले असेल, तें आपण जणू व्याप आणि दासदासीनीं गंजबजून गेलेले मला सांगा. तसेच, हे कृष्ण, ब्रैलोक्याचा मुद्द्य होतें. दुर्योधनाच्याच गृहाच्या तोडीचे, अनेक गुरु वीर श्रीकृष्ण द्यानंही जे कांहीं केले असेल, बंगले असलेले, सुवर्णमय दरवाजाने विभूषित तं मला कथन करा.

असलेले, दास, दासी हांनीं अगदी भरून वैशंपायन सांगतात:—हे निष्पापा नुपश्चेष्टा, गेलेले व विपुल धनधान्य असलेले जे दुःशा-श्रीकृष्णाला पुढे करून पांडवांनीं काय केले ते सनाचे मंदिर, त्याचा अर्जुनाने राजाच्या आज्ञे- मी तुला तत्वतः सांगतो, ऐक. हे महाराजा, वरून स्वीकार केला. हे महाराजा, धर्मपुत्र राज्यप्राप्ति होतांच कृतीपुत्र युधिष्ठिराने ब्राह्म-युधिष्ठिराने प्रसन्न होऊन, वरप्रदान करण्यास णादि चार वर्णांची यथागोग्यपणे त्यांच्या योग्य व महावनामध्ये क्लेश पावून कृश झालेल्या त्यांच्या स्थापना कर्ला. त्या पांडुपुत्र नकुलाला दुःशासनमंदिराहून श्रेष्ठ असलेले युधिष्ठिराने ब्रह्मचर्यवत समाप्त झालेल्या एक कुबेरमंदिराप्रमाणे शोभायमान व रले आणि हजार महात्म्या ब्राह्मणांना एक एक हजार सुवर्ण यांनी विभूषित अतिथि, दीन आणि प्रश्न सांगणार यांचीही असलेले व प्रुफल कमलपत्रांप्रमाणे नेत्र अस- मनोरथ पूर्ण करून त्यांना तृप्त केले; पुरोहित लेल्या खियांच्या शब्दांनी व्याप होऊन गेलेले धौम्य मुनि यांना त्याने अग्रुतावधि धेनु, द्रव्य, शोभासंपत्र असे दुर्मुखाचे उक्तृष्ट मंदिर सुवर्ण, रौप्य आणि नानाप्रकारची वस्त्र अपण सैदैव प्रिय करणाऱ्या सहदेवाला दिले. त्या कर्ली; आणि, हे महाराजा, त्यांने त्यांच्या मंदिराची प्राप्ति झाल्यामुळे कैलासाच्या प्राप्ती- अनुश्रव्याने, त्यांच्याशीं, गुरुंशी ठेवावें तसेच वर्तन मुळे आनंद पावणाऱ्या कुबेराप्रमाणे तो सहदेव ठेविले. त्या नियमनिष्ठ राजाने विदुराचाही आनंदित आला. पुढे, हे प्रजाधिपंत जनमेजया, बहुमान केला; आणि त्या दानशूरश्रेष्ठाने

अध्याय पंचेचाळिसावा.

—::--

युधिष्ठिराचे श्रीकृष्णाकडे गमन.

जनमेजय विचारातो:—हे विप्रा, राज्यप्राप्ति

भक्षणार्ह अन्न, पान, नानाप्रकारची वस्त्रे, शश्या आणि आसने अपेण अरूप सर्व आश्रि- तांना संतुष्ट केले. हाप्रमाणे, हे नृपत्रेषा, द्रव्य- प्राप्ति शाल्याबद्दल दानरूपी शांति केल्यावर त्या महाकार्तिसंपन्न राजा युधिष्ठिरानें युयुत्सु आणि धृतराष्ट्र यांचाही बहुमान केला. तो राजा युधिष्ठिर तें राज्य धृतराष्ट्र, गांधारी आणि विदुर हांना अपेण करून एखाद्या स्वास्थ्यसंपन्न मनु- प्राप्तमाणे सुखानें राहू लागला.

नंतर, हे भारता, सर्व नगरामध्ये शांतता हें कोणत्या अत्यंत आश्रयकारक वस्त्रूचं ध्यान केल्यावर तो युधिष्ठिर हात जोडून महात्म्या करीत आहेस? हे लोकांस उत्कृष्ट आधारभूत श्रीकृष्णांकडे गेला. तेहां रवं आणि सुवर्ण असणाऱ्या श्रीकृष्णा, ह्या त्रैलोक्याचें क्षेम आहे यांनी सुशोभित असलेल्या मोठ्या पर्याकावर बस- ना? हे पुष्पत्रेषा, जाग्रत्, स्वप्र आणि सुषुप्ति लेल्या व नीलमेघतुल्यकांति असलेल्या श्रीकृ- ह्यांहून अन्य अशा ध्यानमार्गाचा अवलंबणाचं त्याला दर्शन झाले. त्यांने शरीर दिव्य कलन तूं ह्या देहत्रयांतून बाहेर निघून गेलास, अलंकारांनी विभूषित व जाङ्गल्यमानू असून ह्यामुळे माझ्या मनाला विस्मय वाटत आहे. पीतवर्ण रेशमी वस्त्र परिधान केल्यामुळे तें सुवर्ण- पांच कर्म करण्याऱ्या तुझ्या शरीरवर्ती वायूचा वेष्टित असलेल्या इंद्रनील मण्याप्रमाणे दिसत निघृह झालेला आहे; प्रसन्न अशा इंद्रियांचा होते. उदय पावणाऱ्या सूर्याच्या योगानें ज्या- मनामध्ये लय झालेला आहे; वाणी आणि मन प्रमाणे उदयाचल सुशोभित दिसतो, त्याप्रमाणे ह्या दोहोंचा तूं महत्त्वामध्ये लय केलेला आहेस; वक्षःस्थलावर असलेल्या कौस्तुभरल्नानें तो विराज- आणि शन्दादि गुणांनी युक्त अशी सर्वही इंद्रिये मानू दिसत होता. त्याची उपमा देण्यासारखे तूं जीवाच्या ठिकाणी प्रविष्ट केलेली आहेस. ह्या त्रैलोक्यामध्ये कांहीही नाहीं.

असो; मनुष्यशरीर धारण करण्याऱ्या त्या बुद्धि आणि अंतःकरण हीं स्थिर आलेलीं आहेत; महात्म्या श्रीकृष्णरूपी विष्णुकडे जाऊन त्या आणि, हे माधवा, तूं काष्ठ, भिंत अथवा शिळा वेळीं राजा युधिष्ठिर प्रथम किंचित् हास्य करून ह्यांसारखा निश्चेष्ट झालेला आहेस. हे भगवन्, मधुर असे भाषण करू लागला. तो महणाला, “हे हे देवा, ज्याप्रमाणे निर्वात प्रदेशामध्ये असलेला ज्ञानसंपन्नत्रेषा, तुझी रात्र सुखानें गेली ना? दीप निश्चलपैणे जट्ठत असतो, त्याप्रमाणे हे अच्युता, तुझीं सर्व इंद्रिये प्रसन्न झालीं ना? अथवा पाषाणाप्रमाणे तूं निश्चल झालेला आहेस. आणि, हे ज्ञानत्रेषा, तुझ्या दिव्य बुद्धीला यास्तव, देवा, हें काय आहे तें ऐक्याला जर स्वस्थता मिळाली ना? हे भगवन्, तुझा पराक्रमं मी पात्र असेन, आणि तें जर तुजला गुप्त त्रैलोक्यामध्ये संचार करीत आहे. तुझ्या प्रसादानें ठेवावयाचें नसेल, तर मी शरणागत तुझी प्रार्थना आळाला राज्यप्राप्ति झाली; पृथ्वी स्वाधीन झाली; करितों कीं, तें मला सांगून माझा संशय न इ आळाला जय मिळाला; उत्कृष्ट कीर्तीची प्राप्ति कर. हे पुरुषोत्तमा, तूं पृथिव्यादिक तत्त्वांचा झाली; व आम्ही स्वर्धमंजूष्टही झालों नाहीं. व त्यांच्या शरीरादिरूपी कार्य पदार्थाचा कर्ता,

हाप्रमाणे शत्रुनाशक धर्मराज भाषण करीत असतां भगवान् श्रीकृष्ण कांहीएक उत्तर न देतां ध्यानस्थ होऊन वसले.

अध्याय शेचाळिसावा-

—०—

श्रीकृष्णकृत भीष्मवर्णन.

(भीष्मांकडे जाण्याचा उपक्रम.)

युधिष्ठिर म्हणाला:-हे अमितपराक्रमा, तूं

विभवस्वरूपी असल्यामुळे विनश्वर व परब्रह्मा-तुझ्या मनांत विचारावयाचे असेल तें विचार. त्वक असल्यामुळे अविनाशी, आयंतशून्य व हे पृथीपते, तूं त्याला सर्व वर्णास उप-आदिभूत असा आहेस. हे धार्मिकशेषा, मस्तकानेंगुक असलेले चारुविद्य, चातुर्हेत्रि, चार प्रणाम करणाऱ्या ह्या तुझ्या शरणागत भक्तास आश्रम आणि सर्व राजधर्म ज्ञांविषयी प्रभ कर. ह्या ध्यानाचे कारण काय आहे तें कथन कर. त्या कुरुक्लधरंधर भीष्माचा अस्त ज्ञाला होईल.

हेकून, मन, बुद्धि आणि इंद्रिय हाती हाणज त्यान्यावरावर ज्ञानाचा हा लाई. आपल्या विषयाकडे प्रवृत्ति करून व प्रथम हाणनच मी तुला असें करण्याविषयीं प्रोत्साहन किंचित द्वाष्य करून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, देत आहे. ”

“बाणस्पूरी शत्रुघ्न असलेला व शांत होत श्रीकृष्णांचे हे उत्कृष्ट प्रकारचे सत्य भाषण ऐ-
असासारा जणू यज्ञीय अग्निच असा पुरुषप्रेष्ठ भीम छतांच अश्रूने कंठ दाठून येऊन धर्मवेत्ता युधिष्ठिर
माझे चितन करीत आहे, यामुळे माझे अंतः त्यांना ह्याणाला, “हे माधवा, तू भीमाच्या
करण त्याजकडे गेले. वज्राच्या कडकडाया- प्रभावाविषयीं जे ह्यांलेस ते अगदी बरोबर आहे;
प्रमाणे असलेला ज्याच्या प्रत्यंचेचा ध्वनि सहन याविषयीं मला संशय नाही. हे महाकांति-
कूरण देवंद्रालाही शक्य झालेन नाही, ज्याने वेगाने संपन्ना, मी भीमाचे महाभाग्य आणि प्रभाव ही
संपूर्ण नृपसमृहाला पराजित करून तीन कन्या गोई सांगणाऱ्या महात्म्या ब्राह्मणांच्या तोडून
वरिल्या, ज्याने एकवीस दिवसपर्यंत परशुरामाशी एकली आहेत. आणि, हे शत्रुनाशना यादव-
युद्ध केले, व परशुरामाला त्यांतून सुटून जातां नंदना, तू तर लोकांचा उत्पादकच ओहेस.
आले नाहीं, तो भीम सर्व इदियं एकाघ यामुळे, तू जे भाषण केलेस ते अगदी खरे
करून व बुद्धीने मनाचें संयमन करून मला शरण आहे; त्याविषयीं विचार दख्खाल करण्याचे
आला, ह्यामुळे माझे अंतःकरण त्याजकडे गेले. कारण नाही. हे माधवा, मजवार अनुग्रह करावा
वा राजा, भागीरथीने ज्याला गर्भविधीने आ- अर्थी जर तुझी इच्छा असेल, तर आम्ही
पल्या उदरांत धारण केले, विशिष्टांनी ज्याला तुलाच पृढे करून भीमाकडे जाऊ. कारण,
शिक्षण दिले, जो बुद्धिमान महातेजस्वी पुरुष सूर्य दक्षिण दिशेकडून परतला-अर्थात उत्तरा-
दिव्य अखं व अंगांसहर्वतमान चार वद जाणत यण लागले, की तो परलोकी जाणार. यास्तव,
आहे, त्या सर्व विद्यांस आधारभूत असलेल्या हे महाबाहो, या कुरुक्लोत्पन्नाला तुझे दर्शन
जमदग्निपुत्र पशुरामाच्या प्रिय शिष्याकडे माझे होणे योग्य आहे. जगद्गृही असल्यामुळे विनाशी
अंतःकरण गेले. हे भरतकुलश्रेष्ठा, त्याला वर्त-व परब्रह्मस्वरूपी असल्यामुळे अविनाशी अशा
मान, भूत आणि भविण्य हा तिईं कालांचे जान तुज आदिवाचे दर्शन होणे हा त्याला एक
आहे; त्या धार्मिकश्रेष्ठाकडे माझे मन लागले होते. लाभव आहे. कारण ते एक ब्रह्मस्वरूपी
कारण हे कंतीपत्रा, आपल्या कर्मवलांने तो पुरुष- निधिच आहेच.”

अरण, हे तुम्हारा गेला क्षणजे ही पृथ्वी चंद्र नष्ट
अष्ट सर्वलोकीं गेला क्षणजे ही पृथ्वी चंद्र नष्ट
शालेल्या रात्रीसारखी केवळ अंधकारमय बनून
जाईल. यास्तव, हे युधिष्ठिरा, त्या भयंकर
पराक्रमशाली भारीरथीपुत्र भीमाकडे जाऊन
व चरणस्पर्शपूर्वक नमस्कार करून, जे कांहीं

वैशंपायन सांगतातः—हें धर्मराजाचं भाषण
ऐकून, जबल असलेल्या सात्यकीला श्रीकृष्णांनी
‘माझा रथ तयार करीव, म्हणून सांगितले.

तेव्हां सात्यकीने श्रीकृष्णाजवद्धून सत्वर अन्यंत शोभायमान् दिसत होता. वेदवेत्ते व्यास निघून जाऊन, 'श्रीकृष्णाचा रथ जोड' असे मुनि, देवर्षि नारद, देवस्थान, वात्स्य, अश्यंतक, दारुकाला सांगितले. सात्यकीचे हें वाक्य सुमंतु, जैमिनि, महात्मा पैल, शांडिल्य, देवल, ऐकल्यानंतर लवकरच दारुकांने श्रीकृष्णाला रथ ज्ञानसंपन्न मैत्रेय, असित, वसिष्ठ, महात्मा तयार आहे म्हणून कळविले. हे नृपश्रेष्ठ, त्या कौशिक, हारीत, लोमश, ज्ञानसंपन्न आत्रेय, रथाचा प्रत्येक भाग सुवर्णाने विभूषित केलेला त्रुहम्पति, शुक्र, महर्षि न्यवन, सनत्कुमार, असून, पांच चंद्रकांत आणि सूर्यकांत त्या कपिल, वाल्मीकी, तुंबुरु, कुरु, मांदूल्य, भूग-रत्नांनी केलेल्या पक्ष्यांच्या उपवेशनस्थानांनी तो कुलोत्पन्न परशुराम, महर्षि तृणचिंदु, पिपलाद, सुशोभित होता; त्यांची चक्र सुवर्णमय असून वायु, संवर्तक, पुलह, कव, काशयप, पुलस्त्य, कांति सूर्यकिरणंप्रमाणं होती; तो शीघ्रामी क्रतु, दक्ष, पराशर, मरीचि, अंगिरा, काशय, असून मध्यभागी नानाप्रकारच्या चित्रविचित्र गांतम, मननशील गालव, धौम्य, विभांड, रत्नांनी सुशोभित केलेला होता; नुकत्याच मांडव्य, धोम्ब, कृष्णानुभावितक, उलूक, ब्राह्मण-उगवलेल्या सूर्योप्रमाणे तो तळपत असून, आश्च-श्रेष्ठ महामुनि मार्कडय, भास्करि, पूरण, योत्पादक गरुडयुक्त व्वज व पताका यांनी कृष्ण आणि धार्मिकश्रेष्ठ सूत हे व श्रद्धा. इद्रिय-युक्त असा होता: व मनाइतका वेग असलेल दमन आणि शांति यांनी युक्त असलेले आणि सुवर्णमय अलंकारांनी शरीर अलंकृत आणखी दुसरेही महामंडे मुनिगण त्याच्या केलेले सृगीवशेष्यप्रभृति उक्तृष्ट अश्व त्याला भोवते वसलेले होते: व ह्याणनच ग्रहांनी परिजोडले होत.

अध्याय सत्तेचालिसावा.

—::—

भीष्मस्तवराज.

जनमेजय विचारतोः—बाणस्ती शय्येवर करीत होता. नंतर, तो भाषणप्रकारांचे ज्ञान शयन करणाऱ्या त्या भरतकुलोत्पन्न पांढवांच्या असणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ व अन्यंत धार्मिक प्रभु पितामहानं—भीष्मानं—कोणत्या योगाचा अवलंब भीष्म पूनरपि हात जोडून योगाधिष्ठित, जग-केला? आणि कशा प्रकारे शरीरत्याग केला? यापक, विजयशील, जगन्नायक व पश्चनाम वैशंपायन सांगतात:—हे राजा, शुचिभूत श्रीकृष्णार्ची स्तुति करू लागला.

आणि एकाग्रचित्त होऊन महात्म्या कुरुकुल-भिष्म द्याणाला:—मीं श्रीकृष्णाचे आराधन श्रेष्ठ भीष्माचा शरीरत्यागवृत्तांत लक्ष्यपूर्वक करण्याच्या इच्छेनें जी वाणी उच्चारावयाचे ऐक. सूर्य उत्तरायणमार्गाकडे वळतांच, शंकळो मनांत आणले आहे, त्या संक्षिप्त आणि विस्तृत वाणांनी व्याप झालेल्या व ह्याणनच प्रसार पाव- अशा दोहां प्रकारच्या वाणीने तो पुरुषोत्तम णाऱ्या किरणांनी युक्त असलेल्या सूर्योप्रिमाणे संतुष्ट होवो. जो स्वतः निर्दोष असून ज्याच्या दिसणाऱ्या भीष्माने समाधि लावून परमात्म्याच्या प्रभीचा मार्गही दोषशून्य आहे. त्या, सर्वांचे ठिकाणी अंतःकरण लीन केले. त्या वेळी अतिक्रमण करून रहाणाऱ्या हिरण्यगम्भेश्वरूपी ब्राह्मणश्रेष्ठांनी परिवृत असलेला तो भीष्म प्रजाधिष्ठित परमात्म्याला मीं सर्व प्रकारे या

देहत्रयाचा त्याग करून शरण जातो. आदि पूजन करीत असतात; ज्याच्याप्रीत्यर्थ आच-आणि अंत नसलेल्या ज्या परब्रह्माचे ज्ञान देवांना रण केलेला स्वर्धमं ज्याच्या अंतःकरणात अथवा ऋषींना नसून, ज्याला केवल एक भगवान् जाऊन वास्तव्य करितो; व जो सर्वांचा आत्मा, जगदुपादक जलशारी श्रीविष्णुच जाणतो, व सर्वगमी, सर्वस्वरूपी. सर्वज्ञ आणि सर्वांचा त्याच्यापासून ज्या अर्तींद्रिय, अविनाशी पर-उत्पादक आहे, त्या परमात्म्याला भी शरण मात्म्याचे ज्ञान ऋषिसमुदाय, सिद्ध, महासर्प, जातो. ज्याप्रमाणे अरणी प्रदीप असा अभ्यं देव आणि देवर्षि यांना झाले आहे, व देव उत्पन्न करिते, त्याप्रमाणे ब्राह्मण, वेद आणि दैत्य, गंधर्व, यश, राक्षस आणि सर्प यांनाही जो यज्ञ ह्या भूतलवासी ब्रह्माच्या संरक्षणासाठी देवी भगवान् कोण व कोठे वास्तव्य करिते हें कठत देवकीने वसुदेवापासून ज्याला आपल्या उदरी नाहीं; ज्याप्रमाणे सूत्रामध्ये गोवेलेली अनेक रत्ने, तें अवर्तीर्ण व्हावयास लावलें; जो भेदरहित आणि आधारभूत असल्याने त्याच्याच ठिकाणी रहा- निरिच्छ असून मोक्षप्राप्तीसाठी आपल्या हृदयात, त्याप्रमाणे सन्वादि गुणांपासून उत्पन्न काशामध्ये श्रीकृष्णरूपी अशा स्वतःलाच निष्पाप झालेली हीं सर्व भूते ज्याच्या आधाराने वास्तव्य अशा परमात्म्याच्या रूपाने सूक्ष्मटीर्थांने पहात करितात, ज्याच्या आधारावर अस्तित्वांत येतात, असतो; व ज्याचीं कर्म वायु व इंद्र यांच्याही-व ज्याच्या ठिकाणीं लीन होतात; जगताला वर ताण करणारीं असून जो तेजामध्ये आधारभूत व सर्वकर्मपर्वतक अशा ज्या पर- सूर्याचे व अभ्यंचीही अतिक्रमण करणारा व मात्म्याच्या आधाराने—कार्ये आणि कारणे बुद्धि आणि इंद्रिये यांस अगोचर असणारा यांनी जून गुफलेले असे हें विश्व बढक टाहे. त्या प्रजाधिपतीला भी शरण जातो. तंतंच्या आधाराने असणाऱ्या पुण्यमोलेप्रमाणे पूर्वी होऊन गेलेल्या कल्पांसंवंधाने ज्याला आहे; संहारशक्तिसंपन्न, अनंत शर्षिष. अनंत पुरुष असे म्हणतात, युगाच्या आरंभी सर्व चरण, अनंत नेत्र, अनंत चाहु, अनंत मुख्ये जगताचा विस्तार करीत असल्यामुळे ज्याला आणि अनंत किरीट यांच्या योगाने उज्ज्वल दिस-ब्रह्म असे म्हणतात; व संहारकालीं जगणाऱ्या व जगताला अत्यंत आधारभूत अस-ताला आकर्षण केल्यामुळे ज्याला संकर्षण णाऱ्या ज्या भगवान् नारायणाला सूक्ष्मांहू-असे म्हणतात, त्या उपासनीय परमात्म्याची नाही अत्यंत सूक्ष्म, स्थूलांहूनही अत्यंत स्थूल, भी उपासना करितो. वस्तुतः एक असतांही मोऽयांहूनही अत्यंत मोठा व श्रेष्ठांहूनही अत्यंत अनेक स्वस्त्रांनी अवर्तीर्ण झालेल्या ज्या सर्व श्रेष्ठ असे म्हणतात: मंत्र, ब्राह्मणरूपी त्यांचे कामना पूर्ण करणाऱ्या व प्रत्यक्ष ज्ञानास अगो-विवरण, देवतादि बोधक वाक्ये, केवल ब्रह्म-चर असलेल्या देवांचे कर्मनिष्ठ लोक अनन्य-बोधक वाक्ये आणि अब्राधित असे ज्येष्ठ भावाने आराधन करितात; प्रलयानंतर ज्याच्या सामादि वेदभाग यांमध्ये ज्या अब्राधित कर्म उदरामध्ये सर्व ब्रह्मांड वास्तव्य करिते व ह्याण-असणाऱ्या परमात्म्याची सूति केलेली आहे; नव ज्याला जगताचे संग्रहस्थान असे ह्याण-चार स्वरूपे धारण करणाऱ्या व बुद्धीमध्ये प्रकट तात; सर्व लोक ज्याच्या सानिध्यास आहेत, होणाऱ्या ज्या भक्ताधिपति देवांचे गोपनीय व जलामध्ये संचार करीत असलेल्या—जलाच्या आणि अलौकिक अशा वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आधाराने चलनवलनादिक क्रिया करणाऱ्या आणि अनिरुद्ध ह्या श्रेष्ठ अशा चार नांवांनी जलचर-पक्ष्याप्रमाणे ज्याच्या आधाराने हे

सर्व लोक आपआपलीं कर्मे करीत आहेत; ज्या आणि पुनरपि 'वषट्' या दोन वर्णांनी ज्याला कार्यकारणाहून पलीकडे असणाऱ्या, सत्य, उद्घश्न हवन केले जाते, त्या यज्ञस्वरूपी पर-अद्वितीय, आदि, मध्य आणि अंत यांनी विर-मात्म्याला नमस्कार असो. ज्या वेदपुरुषाला हित अशा ब्रह्माचें ज्ञान देवांना अथवा कृष्ण-यजु असे नांव असून गायत्र्यादि छंद हे नाही नाहीं; दुःखावरील उत्कृष्ट प्रकारचें ऑष-ज्याचे शरीर, वेदव्रती हें मस्तक आणि रथंतर धच अशा ज्या आद्यतशून्य, स्वयंभू व सना-अथवा ब्रह्म साम हें प्रीतियुक्त भाषण, त्या तन अशा देवतेचे आराधन देव, दैत्य, गंधर्व, स्तोत्रस्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. सिद्ध, कृष्ण आणि महासर्प हे शुचिभूत होऊन जो ज्ञानसंपन्न विश्वस्त्रश्चा मूर्नीच्या यज्ञामध्ये प्रत्यहीं करितात; दृष्टिस व ज्ञानशक्तीस अगो-सुवर्णमय पंखे असलेल्या पक्षिस्त्रपाने अवतीर्ण चर असलेल्या ज्या संहारशक्तिसंपन्न प्रभु झाला, त्या हंसस्वरूपी परमात्म्याला नमस्कार नारायणाला संपूर्ण जगताचा कर्ता, साक्षिभूत, असो; चरणरूपी अवयव, स्वरादिसंधिरूपी अविनाशी, प्रकृत्यादि स्थिर पदार्थाचा अधि-आणि न्वरव्यंजनरूपी भूषणे यांनी युक्त पति व परब्रह्म असे म्हणतात; जो अद्वितीय असलेल्या ज्या परमात्म्याला दिव्य अक्षर असे असणारा दैत्यनाशक सुर्वर्णतुल्य कांति अस-म्हणतात. त्या शब्दस्वरूपी परमेश्वराला नमस्कार लेला परमात्मा अदिर्तीनं डार्शी गर्भाच्या असो. ज्याने वराहरूप धारण करून ब्रेलोकाच्या रूपाने बारा स्वरूपे धारण करून अवतीर्ण हितासाठी पृथ्वीचा उद्धार केला. त्या कीर्य-झाला, त्या सूर्यस्वरूपी परमात्म्याला नमस्कार स्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. जो असो. जो शुक्रपक्षामध्ये देवांना व कृष्णपक्षांत योगाचे अवलंबन करून सहस्रफणायुक्त अस-इतरांना तृप्त करितो, व जो नक्षत्रांचा अधिपति णाऱ्या शेषाच्या योगाने शोभायमान दिस-आहे, त्या चंद्रस्वरूपी परमात्म्याला नमस्कार णाऱ्या पर्यकावर शयन करितो. त्या निद्रास्व-असो. ज्ञानरूपी घोर अंधकाराच्या पलीकडे रूपी परमात्म्याला नमस्कार असो. केवल असणाऱ्या ज्या अन्यंत तजर्वा जगद्व्यापक धर्माकरितांच ज्यांच्या अवयवांचे व्यापार घड-परमात्म्याचें ज्ञान झाले असतां मोक्षप्राप्ती होते, तात अशा जिंतदिय लोकांकडून मोक्षास त्या ज्ञेयस्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. कारणभूत अशा वेदोक्त साधनांच्या योगाने ब्राह्मणसमुदाय बृहदुक्थ म्हणावयाच्या वळीं सञ्जनाना संसारातून तरून जाण्याचा मार्ज जो व मोक्षा यज्ञामध्ये अभिन्नयनप्रसंगी ज्याचे निर्माण करिते. त्या सत्यस्वरूपी परमात्म्याला स्तुतिपाठ करितात, त्या वेदस्वरूपी परमेश्वराला नमस्कार असो. निरनिराळ्या प्रकारच्या धर्माचे नमस्कार असो. क्रगेवद, यजुवंद आणि साम-आचरण करणारे व निरनिराळ्या धर्मफलाची वेद हांमध्ये वर्णरूपाने वास्तव्य कसणाऱ्या इच्छा करणारे पाशुपतादि लोक त्या त्या पांच प्रकारच्या होमद्रव्यांच्या स्वरूपाने अस-धर्माच्या अनुरोधाने ज्याचे पूजन करितात णाऱ्या ज्या परमात्म्याची यज्ञस्वरूपाने स्तुति त्या धर्मस्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. करितात, त्या यज्ञरूपी परमात्म्याला नमस्कार ज्ञाना प्रत्येक अवयव केवल कामनारूपी बनून असो. 'आश्रावया' आणि 'अस्तु श्रौषद्' हा चार गेला आहे अशा प्राण्याचे सर्वही मनोरथ ज्याच्या-चार अक्षरांच्या योगाने, 'यज' या दोन पासून निर्माण होतात, व जो सर्व प्राण्यांना अक्षरांनी, 'य यजामेह' हा पांच अक्षरांनी उन्मत्त करून सोडतो, त्या कामस्वरूपी परमा-

त्याला नमस्कार असो. महर्षि ज्या इंद्रियग्राही यवांच्या सर्व संधींच्या डिकाणीं नद्या, आणि अशा पदार्थांमध्ये वास्तव्य करणाऱ्या अव्यक्त उदरामध्ये चारही समुद्र वास्तव्य करितात, त्या परमात्म्याचा अर्थात् शरीरामध्ये वास्तव्य कर- जलस्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. ज्याणाऱ्या जीवस्वरूपी परमात्म्याचा शोध करितात. च्यापासून उत्पत्ति आणि नाश हांनी युक्त त्या क्षेत्रस्वरूपाने सदोदीत रहात असतांही जायत्र. च्या डिकाणीं लग्याही पावतात. त्या कारण-स्वप्न आणि सुषुप्ति ह्या तीनही अवस्थांमध्ये स्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. जो आत्मा पंचमहाभूते आणि अकरा इंद्रिये सुषुप्तिरूपी रात्रीमध्ये उपविष्ट झालेला असतो, ह्या सोळांनी युक्त असल्यामुळे सत-व जाग्रत्स्वपावस्थारूपी दिवसा कार्योदित रावा आहे असें ज्ञानी लोक समजतात. झालेला असून इष्ट आणि अनिष्ट ह्या दोहां-त्या सांख्यस्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. सर्वी साक्षिभूत असतो, त्या साक्षिस्वरूपी पर-निद्रेचा त्याग केलेले, प्राणाचा जय केलेले, मात्म्याला नमस्कार असो. कोणत्याही कार्याव सत्त्वगुणांचे अवलंबन करणारे जिंतंद्रिय योगी मध्ये कुटित न होणारे व धर्मक्रियेविषयी ज्याला तेजोरूपी असा अवलोकन करितात. उद्युक्त असणारे जे स्वरूप, तें श्रीविष्णुचंच होय; त्या योगस्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. त्या कार्यस्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. पुण्य आणि अपुण्य ह्या दोहांचीही निवृत्ति ज्याने क्रूळ होऊन धर्माचं अतिक्रमण कल्याशाल्यामुळे पुनर्जन्माची भीति नसलले शांति मुळे भारभूत आलेल्या क्षत्रियांचा संघापामध्ये युक्त असणारे संन्यासी ज्याच्या डिकाणीं एकविस वळ वथ केला. त्या क्रार्यस्वरूपी पर-प्रविष्ट होतात, त्या मोक्षस्वरूपी परमात्म्याला मात्म्याला नमस्कार असो. जो शरीरगत नमस्कार असो. जो सहस्र युगांच्या शेवटी वायुचे स्वरूप धारण करून व प्राणादिस्तृपाने ज्वाला असणाऱ्या अशीच्या रूपाने सर्व आपले पांच विभाग करून प्राण्यांकडून कमे भूतांना भक्षण करितो, त्या धोरस्वरूपी पर-करवितो, त्या वायुस्वरूपी परमात्म्याला नम-मात्म्याला नमस्कार असो. जो सर्व प्राण्यांना स्कार असो. जो प्रत्येक युगामध्ये संबद्ध अस-भक्षण करून व सर्व विश्व केवल समुद्रमय णाऱ्या मास, क्रृत, अयन आणि वर्ष ह्यांच्या करून ब्रह्मस्वरूपाने एकटाच शेवन करितो, स्वरूपाने चक्राप्रमाणे पुनः पुनः येत असतो. त्या मायारूपी परमात्म्याला नमस्कार असो. त्या सुष्टि आणि प्रलय करणाऱ्या कालस्वरूपी ज्या कमलनेत्राच्या नाभींन कमल उत्पन्न परमात्म्याला नमस्कार असो. ब्राह्मण, क्षत्रिय, झाले असून तें सर्व जगताचा आधार आहे, वयं व शृद्रु हे अनुक्रमे ज्याच्या मुखाचा, दोहां त्या कमलस्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. बाहुचा, संपूर्ण उदराचा आणि दोन्ही चरणांचा अनंत मस्तकांनी युक्त असणारा व परिमाणशृन्य आश्रय करून असतात, त्या वर्णस्वरूपी पर-शरीर असलेला जो पुरुष, त्या प्रसुप, तन, मात्म्याला नमस्कार असो. अग्नि हें ज्याचे मुख असून स्वर्ग हे मस्तक, आकाश नाभि, भूमि चार समुद्रांच्या उत्पत्तीचं स्थान असणाऱ्या योगनिद्रेचं स्वरूप धारण करणाऱ्या परमात्म्याला नमस्कार असो. ज्याच्या केशामध्ये मेघ, अव-

कर्मान्या पलीकडे आहे, व जो अतींद्रिय अशा मेश्वराला नमस्कार असो. ज्याचे शरीर अज्ञेय प्रकृतीच्याही अन्यत पलीकडे आहे, व ज्याला असून दृष्टि आणि बुद्धी हीं सर्वत्र वास्तव्य आदि नसूनही जो जगताला आदिभूत आहे, करीत आहेत, त्या अनंतविषयसमुदायास त्या विश्वस्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. आधारभूत असणाऱ्या दिव्यरूपी परमात्म्याला लोक विषयांमध्ये आसक्त होऊन राहिले अस- नमस्कार असो. सदैव जया आणि दंड धारण तांही जो रागदेषादि गुणांच्या योगाने विष- करणाऱ्या, लांबट उदराने युक्त शरीर अस- यांचे संरक्षण करितो, त्या रक्षकस्वरूपी परमा- लेल्या, व कमंडलरूपी तृणीर धारण करणाऱ्या त्याला नमस्कार असो. अन्नपानरूपी विपूल इथे- त्या ब्रह्मस्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. नाने युक्त असणारा व रस आणि बल यांनी बृद्धि शूल धारण करणाऱ्या व भम्माने चर्चित आणि करणारा जो सर्व प्राण्यांना जिवंत ठेवितो, त्या ऊर्ध्वमुख लिंग असलेल्या त्या देवाधिपति त्रिनेत्र प्राणस्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. जो अशा स्फृतस्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. प्राणांच्या पोषणासाठीचं भक्ष्य, भोज्य, लेत्य व मस्तकी अर्धचंद्र धारण करणाऱ्या. सर्पमय पेण एतद्वारीची चार प्रकारचे अन्न भक्षण करितो व यजोपवीत असलेल्या, आणि हांती पिनाकधनुष्य शरीराच्या अंतर्भागीं अप्रिस्वरूपाने वास्तव्य व विशृळ धारण करणाऱ्या त्या उत्थस्वरूपी पर- करून त्याचे पचन करितो, त्या पाकस्वरूपी मात्म्याला नमस्कार असो. जो सर्व प्राण्यांच्या परमात्म्याला नमस्कार असो. पिंगवर्ण जया जीवस्वरूपाने वास्तव्य करणारा असून त्यांच्या आणि नेत्र यांनी युक्त असलेले व दंष्ट्रा आणि उत्पत्तीला व विनाशाला कारणभूत, व क्रोध, नर्वे हींच आयुर्धें असलेले ज्याचे नरसिंहरूपी द्रोह आणि मोह यांनी शून्य आहे, त्या शांत- स्वरूप दानवेष्ट द्विरण्यकशिष्यांच्या नाशास स्वरूपी परमात्म्याला नमस्कार असो. ज्यांच्या कारणभूत झाले, त्या दर्पस्वरूपी परमा- टिकाणीं सर्व विश्व वास्तव्य करीत आहे. त्याप्रत नमस्कार असो. ज्याचे ज्ञान ज्याच्यापासून सर्वांची उत्पत्ति होते. जो सर्व- देव, गंधर्व, दैत्य आणि दानव त्यांना तत्त्वतः स्वरूपी व सर्वत्र विद्यमान व म्हणूनच सर्व- होत नाहीं, त्या सूक्ष्मस्वरूपी परमात्म्याला नमस्कार मय आहे, त्या सर्वस्वरूपी परमात्म्याला नम- असो. जो शोभासंपन्न भगवान् प्रभु भूमीच्या स्कार असो. हे विश्वकर्मन्, हे विश्वामत्, हे तत्त्वार्थी शेषाच्या स्वरूपाने वास्तव्य करून संपूर्ण विश्वसंभवा, हे मोक्षस्वरूपा. आणि हे पांचही विश्व धारण करितो, त्या वीर्यस्वरूपी पर- भूतांच्या पलीकडे वास्तव्य करणाऱ्या, तुजला मात्म्याला नमस्कार असो. जो सृष्टीच्या संर- नमस्कार असो. तीनही लोकांमध्ये वास करणाऱ्या क्षणासाठी लेहरूपी पाशाने बद्ध करून प्राण्यांना तुला नमस्कार असो. त्रेलोक्याच्या पलीकडेही अ- मोहित करून सोडतो, त्या मोहस्वरूपी परमे- सणाऱ्या तुजला नमस्कार असो. सर्वही दिशांचे वराला नमस्कार असो. ज्याला शन्दादिक पांच त्रायीं वास्तव्य करणाऱ्या तुजला नमस्कार असो. विषय आश्रयभूत आहेत तें शन्दादिविषयक तं खरोखर सर्वस्वरूपी असा एक निधिच आहेस. ज्ञान हें, त्या विषयरूपी उपाधींचा त्यांत अंत- लोकांची उत्पत्ति आणि नाश त्यांस कारणभूत भवित न केल्यास, आवज्ञानन आहे असे सम- असलेल्या भगवन् विष्णो, तुजला नमस्कार जून मुक्षु लोक ज्ञानसाधनाच्या योगाने असो. कारण, हे हर्षकेशा, स्वतंत्र असा तूंच ज्याला प्राप्त करून घेतात, त्या ज्ञानस्वरूपी पर- ह्या लोकांचा उत्पादक आणि संहारकर्ता

आहेस. वर्तमानादि तीनही कालीं तुझे अस्तित्व तील प्रवासाची शिदोरी व संसाराचे उन्मूलन आमच्या दृष्टीला गोचर होत नाहीं, तथापि करण्याचे एक औषधच असून, दुःख आणि मी तुला तच्चतः जाणीत आहें. कारण, तुझे शोक हांजपासून रक्षण करणारी आहेत. ज्या स्वरूप सनातन आहे. तुझ्या मस्तकाने स्वर्गाला, अर्थी सत्य हें विष्णुस्वरूपी आहे, ज्या अर्थी पायानीं देवी पृथ्वीला आणि पादन्यासाने त्रै-जगही विष्णुमय आहे, आणि ज्या अर्थी लोकाला व्याप करून घाकले आहे. तू सना- सर्वच विष्णुमय आहे, त्या अर्थी माझ्या पात-तन असा परमात्मा आहेस. दिशा हे तुझे काचा नाश होवो. हे कमलेनेत्रा, शांतिसंपन्न बाहु आणि सूर्यचंद्र हे तुझे नेत्र असून, शुक्र आणि इट गतीची प्राप्ति व्हावी अशी इच्छा अस-हा तुझ्या वीर्याच्या ठिकाणीं वास्तव्य लेल्या तुझ्या भक्ताला काय श्रेयस्कर आहे हाताचे तूच करितो. अन्यत तेजस्वी अशा वायुचे आवह- चिंतन कर. हाप्रमाणे, हे देवेशाशा, विद्या आणि प्रवहप्रभूति सात मार्ग तूच व्याप केलेले आहेस. तप द्यांच्या उत्पत्तीचे स्थान अशा स्वयंभू श्री-जंवसाच्या पृष्ठाप्रमाणे कांति असणाऱ्या, पीत- विष्णुने मीं स्तवन केले आहे. ह्या माझ्या वर्ण वस्त्र परिधान करणाऱ्या अविनाशी श्री- स्तवरूपी वायज्ञाने आराधन केलेला तो देव कृष्णाला जे नमस्कार करितात, त्यांना भीति श्रीकृष्ण मजवर प्रसन्न होवो. श्रीकृष्ण हात पर-नसते. श्रीकृष्णाला केलेला एकही प्रणाम दहा ब्रह्म असून तपाचे मुख्य फलही श्रीकृष्णच आहे. अश्वमेधाच्या अवभूतस्तानांच्या योग्यतेचा आहे. श्रीकृष्ण हात श्रेष्ठ असे दैवत, अर्थता श्रीकृष्ण किंवृना व्याजहून देखील अधिक योग्यतेचा हात संदर्भ सर्व कांही आहे.

आहे. कारण, दहा अश्वमेध करणारा पुरुष वैशंपायन सांगतात:—इतके भाषण कल्या-पुनर्जन्म पावत असून, श्रीकृष्णास प्रणाम कर- नंतर, अंतःकरण श्रीकृष्णावर जडवून भीष्म नमः णायाला पुनर्जन्म नसतो. ज्याप्रमाणे मंत्राने इतकेच महणून त्या वेळीं श्रीकृष्णाला प्रणाम हवन केलेले आज्य अश्वमेधये पविष्ट होतें, त्या- करू लागला. या प्रकारची भीष्माची भक्ति प्रमाणे, जे श्रीकृष्णानिष्ठ बनून रात्रीं आणि दिवसा योगदृष्टीने कळून येतांच, त्याला त्रेलोक्य उठतांच श्रीकृष्णाचे स्मरण करितात, त्यांचे अवलोकन करितां येण्यास साधनभूत असे दिव्य शरीर श्रीकृष्णस्वरूपी बनून ते श्रीकृष्णामध्येच ज्ञान देऊन श्रीकृष्ण पुनः युग्मिष्टाजवळ परत प्रविष्ट होऊन जातात. नरकाच्या त्रासापासून गेले होते. तोही नमः हा शब्द जेव्हां चंद संरक्षण करण्यासाठीं शरीरासभावातीं जणू मंडल- ज्ञाला, तेव्हां बाप्पामुळे केठ दाढून येऊन ते च करणाऱ्या व संसाररूपी नदींतील भोव- सर्व ब्रह्मनिष्ठ कृषि वाणीने त्या महाज्ञानी च्यांतून तसून जाण्याला नोंकेच्या काढाप्रमाणं भीष्माची स्तुति करू लागले. ते सर्वही त्राप्यण- असलेल्या श्रीविष्णुला नमस्कार असो. गोब्राह्म- श्रेष्ठ पुरुषोत्तम श्रीकृष्णाची स्तूति करीत करीत णांचे हित करणाऱ्या त्या ब्रह्मनिष्ठांच्या देव- हळू हळू वारंवार भीष्माचीही प्रशंसा करीत तेला नमस्कार असो. जगताच्या हितास कारण- होत. इकडं, भीष्माचा भक्तियोग जाणून आनंदित भूत असणाऱ्या व प्रलयकालीं सर्व प्राण्यांना ज्ञालेले श्रीकृष्ण एकदम उठून वाहनांत जाऊन वस-आपणाकडे आकर्षण करून घेणाऱ्या त्या गो- ले. श्रीकृष्ण आणि सात्यकि हे उभयतां एका विंदाला पुनः पुनः नमस्कार असो. हारि हीं रथांतून गेले; दुसऱ्यांतून युधिष्ठिर आणि अर्जुन दोन अक्षरे म्हणजे प्राण्याची संसाररूपी अरण्यां- हे उभयतां महात्मे गेले; व कृप, युयुत्सु, सारथि

आणि शत्रुतापन संजय, भीमेसन व उभयतां गमन करूँ लागले. गमन करीत असतां, सर्व नकुलसहदेव हे एका रथात बसले. आपमाणे, यादवांना आनंद देणारा महाबाहु श्रीकृष्ण हा नगरासारखा आकार असलेल्या रथांमध्ये आरो- युधिष्ठिराला जामदग्न्याचा पराक्रम सांगू लागला. हण करून चक्राच्या धावांच्या प्रचंड धनीने तो ह्याणालाः—हे पार्था, हे पहा दूर पांच पृथ्वी जण कंपित करीत ते पृष्ठशेष गमन करूऱ रामहृद (परशुरामाने केलेले डोह) दिसत लागले. तदनंतर मार्गामध्ये ब्राह्मणश्रावणी आहेत. ह्यांमध्ये त्याने क्षत्रियांच्या रक्ताने उच्चारलेली पूरुषशेष भीमाच्या स्तुतीने युक्त प्रतुर्पण केले. एकवीस वेळ पृथ्वी निःक्षत्रिय असलेलीं वाक्यें त्या अंतःकरण उत्कृष्ट असले- केल्यानंतर परशुरामाने ह्या टिकाणीच ह्या पितृ- ल्या श्रीकृष्णाला ऐकूऱ येऊ लागलीं; आणि नंतर, तर्पणाच्या वेळी ते कर्म करावयाचे सोडून दिले. हात जोडून प्रणाम करणाऱ्या भीमस्ती अन्यंत युधिष्ठिर ह्याणाला:—श्रीकृष्णा, परशुरामाने शेष पूरुषांचे त्या केशीदैत्यनाशक श्रीकृष्णाने पर्वी एकवीस वेळ पृथ्वी निःक्षत्रिय केली असे आनंदित अंतःकरणाने अभिनंदन केले.

अध्याय अद्वेचाविसावा.

--::--

परशुरामचरिताचा उपक्रम.

वेशंपायन सांगतात:—पूर्वे, नगरापमाणे शोभा- पुनरपि त्यांची वृद्धि कशी झाली ? हे वकृ- यमानु असणाऱ्या व पताका आणि ध्वज यांनी श्रेष्ठा, त्याने प्रचंड रथयुद्ध करून कोऽवधिअलंकृत केलेल्या रथांमध्ये आरोहण करून क्षत्रियांचा वध केला व त्यामुळे ही भूमि क्षत्रि- श्रीकृष्ण, राजा युधिष्ठिर, इतर चार पांडव यांच्या प्रेतांनी व्यास होऊन गेली. हे यदुकूल- आणि कृष्णाचार्यप्रभृति ते सर्व, अश्व शीघ्र श्रेष्ठा, पूर्वी महात्म्या भागवरामाने या कुरुक्षेत्रांगमन करणारे असल्यामुळे, लवकरच कुरुक्षेत्रात मध्ये क्षत्रियांचा उच्छेद कशाकरितां केला ? गेले. जेथे सुप्रसिद्ध महात्म्या क्षत्रियांनी हे यदुकूलोत्यना गसङ्घव... हा माझा संशय देह ठेविले त्या केश. मजा आणि अस्थित तुच दूर कर. कारण. हे इंद्रानुजा श्रीकृष्णा. यांनी व्यास होऊन गेलेल्या कुरुक्षेत्रात उतर- वेद देखील तुजहून अधिक शेष नाहीत. ल्यानंतर गज, अश्व हांचे देह आणि अस्थिवेशंपायन सांगतात:—नंतर त्या गदावैज ह्यांच्या पर्वतप्राय राशींनी व्यास होऊन गेलेले, श्रीकृष्णाने. ही पृथ्वी क्षत्रियांनी व्यास कशी शंखापमाणे विसणाऱ्या मनुव्यमस्तकांच्या कर- होऊन गेली त्याचा सर्व खरा वृत्तांत त्या वेळीं व्यासांनी सर्वत्र व्यास असलेले, हजारों चितांनी अप्रतिम सामर्थ्यसंपन्न अशा युधिष्ठिराला भरून गेलेले, कवचे आणि शस्त्रे यांनी व्यास कथन केला.

झालेले, उपभोग घेऊन त्याग केलेले असे जण
मृत्यूंचे मर्यादानस्थानच असलेले, भूतसमुदायाचा
संचार असलेले व राक्षससमुदायांनी सेवन केलेले
ते कुरुक्षेत्र पहात पहात ते महारथी सत्वर

, गदाचा ज्येष्ठ बंधु.

अध्याय एकुणपन्नासावा.

—०—

परशुरामचरित्र.

श्रीकृष्ण सांगतातः—हे कुंतीपुत्रा, परशुरामाचा पराक्रम आणि न्याचें जन्म हांविषयांचा वृत्तांत सांगणाऱ्या मुख्यांतून मीं जो परशुरामाचा प्रभाव आणि राजवंशामध्ये उत्पन्न शालेल्या भारतवर्षातील कोट्यवधि क्षत्रियांचा निमग्न ज्ञालेली सत्यवती ते दोन चरु घेऊन परशुरामाने कसा वध केला हें श्रवण केले आनंदाने मातेला आपल्या पतींचे वाक्य सांगू आहे, तें ऐक. हे पृथ्वीपते, जन्म ह्या राजाचा लागली. पुढे, हे कुंतीपुत्रा, तिच्या मातेने पुत्र अज, त्याचा बलाकाश्व, आणि धर्मज्ञ कृशिक हा बलाकाश्वाचा पुत्र होय. भूतलावर इंद्राच्या तोडीचा असणारा तो कृशिक बैलो-क्यावर आधिपत्य करणाऱ्या अंजिक्य पुत्राची प्राप्ति व्हावी या हेतूने उद्कृष्ट प्रकाराचे तप करू लागला. त्याची उग्र तपश्चर्या पाहून पुरनाशक इंद्र पुत्रोत्तरीविषयां समर्थ असणाऱ्या कृशिकाडे स्वतःच गेला: आणि, हे राजा, बैलोक्याचा राजाधिराज इंद्र त्याचा पुत्र ज्ञाला. पाक दैत्याचा नाश करणारा इंद्र ज्या कृशिकपुत्राच्या रूपाने अवतीर्ण ज्ञाला, त्याचें नांव गावि असे ठेविले. हे प्रमेय, त्या गार्धीला सत्यवती नांवाची कन्या ज्ञाली व ती त्या प्रभु गार्धीने भूगुपुत्र कृशिक याला दिली. राजा, तिच्या शुर्चिर्भूतपणाने प्रसन्न होऊन, हे कुरुनंदना राजा, भूगुपुत्र कृशिकानन्ते तिजला आणि गार्धीलाही पुत्र व्हावा एतदर्थ निरनिराळा चरु तयार केला; आणि आपल्या पत्नीला हांक मारून तो भूगुपुत्र कृशिक होईल. आतां ही गोष्ट अशी घडणार नाही. आतां तुझ्या मातेला ब्राह्मणाची कर्म करणारा आणि तुला क्षत्रियाची कर्म करणारा पुत्र होईल !

ठिकाणीही धैर्यसंपन्न, शांतचित्त, तपोनिष्ठ आणि द्विजश्रेष्ठ असा पुत्र उत्पन्न करील. 'असे भारेला सांगून, तपश्चर्येमध्ये आसक्त असणारा तो श्रीमान् भूगुपुत्र कृशिक अरण्यामध्ये निघून गेला. ह्याच वेळीं तीर्थयात्रा करीत असलेला राजा गावि आपल्या भार्येसह कृशिकाच्या आश्रमामध्ये आला. तेव्हां, राजा, कार्यामध्ये तिच्या चरु आपण भक्षण केला. त्या वेळीं अज्ञानामुळे तिला आपला चरु दिला आणि तिचा चरु आपण भक्षण केला. त्या वेळीं, देवीप्रयामान शरीर असलेला व दिसण्यामध्ये भयंकर दिसणारा क्षत्रियांचा संहार करणारा गर्भ सत्यवतीच्या उदरांत राहिला. तेव्हां तिजकडे अबलोकन करून व तिच्या गर्भामध्ये असणाऱ्या त्या द्विजाकडेही ज्ञानदर्थीने अबलोकन करून, मूर्तिमंत देवताच अशा आपल्या पत्नीला तो भूगुलश्रेष्ठ ह्याणाला, 'हे कल्याणि, चरूची अदलावदल करून तुझ्या मातेने तुला फसाविले आहे. यामुळे तो अन्यंत कूर आणि अतिशय कोपिष्ठ असा पुत्र होईल; व तुला होणारा वंथु ब्रह्मस्वरूपी आणि तपोनिष्ठ असा होईल. कारण, अन्यंत मोठे असे ब्राह्मतेज तुझ्या चरूमध्ये ठेवले होते, व संपूर्ण क्षत्रिय-वीर्य तुझ्या मातेला अर्पण केले होते. पण तुजकडून त्याचा विपर्यास ज्ञाला असल्यामुळे, हे कल्याणि, आतां ही गोष्ट अशी घडणार नाही. आतां तुझ्या मातेला ब्राह्मणाची कर्म करणारा आणि तुला क्षत्रियाची कर्म करणारा पुत्र होईल !'

याप्रमाणे पतीने भाषण केले तेव्हां महाभाग्यशालिनी सत्यवती त्याला मस्तकाने प्रणाम करून थरथरां कांपत ह्याणाली, "हे भग-होईल;

आणि,

हे कल्याणि,

हा चरु

तुझ्या

प्रणाम

करून

करणारा

पुत्र होईल !"

वन्, 'तुला ब्राह्मणाधम असा पुत्र होईल' असे आणि धनुर्वेद यांमध्ये पारंगत असलेला, क्षत्रि-आज आपण मला ह्याणये योग्य नाहीं.' यांचा संहार करणारा, प्रदीप असलेला जणू.

ऋचीक ह्याणाला:—हे कल्याणि, तुजविषयीं अग्निच असा श्रेष्ठ व अल्यंत भयंकर असा राम भीं अशी इच्छा मनांत आणली नव्हती. पण हा पुत्र शाला. त्यानें गंधमादन पर्वतावर श्री-चरूचा व्यत्यास शाल्यामुळे तुझ्या उदरामध्ये शंकरांना प्रसन्न करून घेऊन असें आणि हा कूर कृत्ये करणारा गर्भ राहिलेला आहे. अन्यत तेजस्वी परशु हीं मागून घेतली; आणि

सत्यवती ह्याणाली:—तसें झालें ह्याणन काय न्या प्रज्वलित अर्धाप्रमाणं तेजस्वी व धार झाले? हे मुने, आपण जर इच्छा केली तर कृठित न होणाऱ्या निरुपम परशूच्या योगानेच त्रेलोक्य देखील उत्पन्न कराल, मग पृत्राची तो सर्व लोकांमध्ये अप्रतिम शाला. ह्याच वेळी कथा काय? यास्तव, हे प्रभो, मला शांति-कृतवीर्यपुत्र हैह्यदेशाधिपति तेजस्वी आणि संपन्न आणि सरलमार्गी असा पुत्र आपण या. बलाद्य असा अर्जुन नावाचा एक क्षत्रिय

ऋचीक ह्याणाला:—हे कल्याणि, मीं म्वच्छं- होता. त्याला दत्तात्रेयाच्या प्रसादानें सहस्र दृष्टें केलेल्या कृत्यांमध्ये हीं पूर्वी केढां असन्य बाहुंची प्राप्ति झाली होती. त्या महातेजस्वी भाषण केलेले नाहीं. मग अग्निस्थापना करून सावर्भाम व धार्मिकश्रेष्ठ राजानें आपल्या बांमंत्रपूर्वक चरु सिद्ध करितांना कोटून करणार? हूऱ्याचा व अस्त्राच्या सामर्थ्यानें संग्रामामध्ये युद्ध हे कल्याणि, हे पूर्वीच माझ्या लक्ष्यांत आले करून जिंकून घेऊन सात द्वीपे आणि पर्वत होतें, आणि तपोब्रलानें मीं जाणलेही होतें, यांनी युक्त असणारी सर्व पृथ्वी अश्वमेध कीं तुझ्या पित्यांचे सर्व कुल ब्राह्मणस्वरूपी यज्ञामध्ये ब्राह्मणांना अर्पण केली. हे कुंतीपुत्रा, होऊन जाईल.

सत्यवती म्हणाली:—हे प्रभो, आपला व मागिनीली असता, पराक्रशाली व वीर्यसंपन्न माझा पांत्र हवा तर अशा प्रकारचा होऊं या. अशा सहस्रबाहु अर्जुनानें त्याला ग्राम, नगरे, पण, हे जितेद्वियश्रेष्ठा, मला मरिमंत शांतिच राहूं आणि गोद्वाडे यांची भिक्षा दिली. अशाच पृत्राची प्राप्ति झाली पाहिजे.

ऋचीक म्हणाला:—हे सुंदरी. माझ्या मते त्या अर्जुनाच्या बाणाच्या अग्नभागापासून अग्नि पुत्र आणि पांत्र यांमध्ये कांहीं विशेष नाहीं. प्रज्वलित होऊं लागला: आणि त्या महाबल-यास्तव, हे कल्याणि, तं जसें म्हणत आहेस संपन्न पुस्त्रश्रेष्ठ कार्तवीर्याच्या प्रभावानें तो अग्नि तसेंच घडून येईल.

श्रीकृष्ण सांगतात:—नंतर सत्यवतीला तपो- हैह्याधिपति अर्जुनाचं साहाय्य असलेल्या व निष्ठ, शांतिसंपन्न आणि जितेद्विय असा भुगु- वायुमुळे विशेष प्रज्वलित झालेल्या त्या अग्नीं, कुलोत्पन्न जमदग्नि हा पुत्र शाला; आणि ब्राह्म- जेथे कोणी मनुष्य नाहीं अशा प्रकारचा महात्म्या णाच्या सर्व गुणांनीं युक्त व म्हणूनच ब्राह्मण- वसिष्ठ मुनींचा रस्य आश्रम जाळून भस्म केला. हे तुल्य असलेला विश्वाभित्र हा कृशिकनंदन महाबाहो, याप्रमाणे कृतवीर्यपुत्र अर्जुनानें आश्रम गाधीला पुत्र शाला. असो; शाप्रमाणे तपाचा दग्ध केला तेव्हां कोपाविष्ट होऊन वीर्यसंपन्न केवळ निधिच असा जमदग्नि ऋचीकापासून वसिष्ठ मुनींनीं त्याला शाप दिला कीं, 'हे उत्पन्न शाल्यानंतर, पुढे जमदग्नीला सर्व विद्या अर्थी तूं हें माझें विशाल वन न

सोडतां दग्ध करून टाकिले आहेस, त्या अर्थी संग्रामामध्ये परशुराम तुळ्या बाहूचा छेद करील. हे भरतकुलोत्पन्ना, महातेजस्वी, बलाढ्य, सदैव अंतःकरण शांत असलेला, ब्राह्मणांचा हित-कर्ता, शरणागतांचे संरक्षण करणारा, दाता व शूर अशा त्या अर्जुनाने महात्म्या वसिष्ठांनी एकदा परशुरामाचा तिरस्कार करून म्हणाला की, ‘हे रामा, यथातीच्या नगरामध्ये यज्ञासाठी हे जे प्रतदंपप्रभृति सज्जन जमलेले आहेत, ते क्षत्रिय नव्हत काय ? रामा, तुझी प्रतिज्ञा असत्य असून तू उगीच ह्या जनसमुदायामध्ये टेंमा मिरवीत आहेस ? अरे, क्षत्रियवीरांच्या भीतीमुळेच तू पर्वतावर जाऊन राहिला आहेस. जी पृथ्वी निःक्षत्रिय करण्याची तू प्रतिज्ञा केली होतीस, ती आज सर्वत्र शंकडों क्षत्रियांनी व्याप होऊन गेलेली आहे !’

पुढे त्याचे बलाढ्य पुत्र हे पित्याच्या वधाला कारणभूत असणाऱ्या त्या शापाच्या योगाने संदैव गविष्ठ आणि क्रूर होऊन राहिले. हे भरतकुलश्रेष्ठा, त्यांनी ज्ञानसंपन्न हैहयदेशाधिपति कार्तवीर्यर्जुनाला न कळत जमदशीच्या धेनुचे वांसरू धरून आणले. तेव्हां त्याकरितां महात्म्या परशुरामाशी त्यांचे युद्ध झाले. नंतर कोपाविष्ट झालेल्या जमदग्धपुत्र प्रभु परशुरामाने त्या अर्जुनाच्या बाहूचा छेद करून त्याच्या अंतःपुरामध्ये फिरत असलेला तो वत्स आपल्या आश्रमाकडे परत आणला. हे राजेंद्रा, पुढे एकदा कीर्तिसंपन्न राम समिधा आणि दर्भ आणण्यासाठी बाहेर गेला असतां, निर्बुद्ध व अज्ञानी अशा सर्व अर्जुनपुत्रांनी मिळून महात्म्या जमदशीच्या आश्रमामध्ये जाऊन बाणाश्राने जमदशीचे मस्तक शरीरावेगले करून पाडले. तेव्हां, हे नरश्रेष्ठा, पित्याचा वध झाला हे सहन न झाल्यामुळे अन्यंत रोषाविष्ट होऊन परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा केली व हाती शस्त्र घेतले. पुढे त्या वीर्याबान् भूगुरुल-श्रेष्ठ रामाने पराक्रम करून लागलीच कार्त-वध केला. याप्रमाणे एकवास वेळ पृथ्वी निःवीर्याचे पुत्र आणि पौत्र या सर्वांचा वध केला; क्षत्रिय कस्तूर त्या प्रभु रामाने अश्वेषाच्या आणि, राजा, अन्यंत क्रुद्ध झालेल्या त्या रामाने शेवटी ती कश्यपमुनीला दक्षिणा म्हणून दिली. हजार हैहयवशीयांचा वध करून त्यांच्या त्या वेळी, हे राजा, अध्यर्थु असल्यामुळे हातीं रक्ताच्या योगाने पृथ्वीवर कर्दम करून सोडला. स्वा घेतलेले कश्यपमुनी क्षत्रिय अवशिष्ट रहायाप्रमाणे सत्वर पृथ्वी निःक्षत्रिय केल्यानंतर, वेत या उद्देशाने रामाला म्हणाले, ‘हे महाअंतःकरणांत अन्यंत दया उत्पन्न झाल्यामुळे मुने, आतां तू दक्षिणतीराच्या समुद्रावर जा. राम अरण्यांत निघून गेला. पुढे एक हजार कारण, हे रामा, आतां ही पृथ्वी माझी अस-

र्वे लोटून गेल्यानंतर, निसर्गतःच कोपसंपन्न असलेल्या प्रभु रामाचा त्या टिकाणी तिरस्कार झाला. हे महाराजा, विश्वामित्राचा पौत्र रैभ्यपुत्र महातेजस्वी परावसु जनसमुदायामध्ये एकदा परशुरामाचा तिरस्कार करून म्हणाला की, ‘हे रामा, यथातीच्या नगरामध्ये यज्ञासाठी हे जे प्रतदंपप्रभृति सज्जन जमलेले आहेत, ते क्षत्रिय नव्हत काय ? रामा, तुझी प्रतिज्ञा असत्य असून तू उगीच ह्या जनसमुदायामध्ये टेंमा मिरवीत आहेस ? अरे, क्षत्रियवीरांच्या भीतीमुळेच तू पर्वतावर जाऊन राहिला आहेस. जी पृथ्वी निःक्षत्रिय करण्याची तू प्रतिज्ञा केली होतीस, ती आज सर्वत्र शंकडों क्षत्रियांनी व्याप होऊन गेलेली आहे !’

ल्यामुळे या माझ्या प्रदेशामध्ये तू केब्बांही तावर आस्वलांनी संरक्षण करून वाढविलेला वास्तव्य करितां कामा नये.' आहे. तसेच, अन्यत सामर्थ्यसंपन्न यज्ञशील

तदनंतर समुद्राने परशुरामासाठी शृष्टरक पराशर मुनीनीं दयायुक्त होऊन चांदा राजांचा देश निर्माण केला; व जमदग्निपुत्र परशुराम एक वंशज रक्षण करून ठेविला आहे. तो द्विज तत्काल कश्यपाच्या अधीन असलेल्या या असतांही शुद्धांप्रमाणे त्यांचीं सर्व कर्मे करितो, पृथ्वीवरून निघून तेथे गेला. इकडे, हे महा-म्हणूनच त्याला सर्वकर्मा असें नांव पडले राजा, त्या पृथ्वीचा स्वीकार केल्यानंतर ती आहे. तो भूपति माझे संरक्षण करून या, किंवा, ब्राह्मणांच्या स्वार्थीन करून कश्यपमुनि अन्यत हे मुने, शिरीचा गोपति या नांवाचा महाविशाल अशा एका दानामध्ये जाऊन राहिले. तेजस्वी पूत्र वनामध्ये गाईनीं संरक्षण करून तेव्हां, हे भरतकुलश्रेष्ठा, ह्या मृत्युलोकात वाढविलेला आहे. त्यांने माझे संरक्षण करावे. कोणीही राजा नाहींसा ज्ञाल्यामुळे वैश्य आणि प्रतदनाचा वत्स या नांवाचा महाबलाढ्य शुद्ध हे स्वच्छदाने वागूं लागून ब्राह्मणश्रेष्ठां-पूत्र गोदाणामध्ये गोवत्सांनीं संरक्षण कच्चाही स्त्रियांर्थी संबंध ठेवूं लागले; व अन्यत रून वाढविलेला आहे. त्या पृथ्वीपतिनं बलाढ्य लोक निर्बलांना पीडा देऊं लागले. माझे संरक्षण करावे. दधिवाहनाचा पौत्र त्या वेळीं ब्राह्मणांकडे कोणत्याही गोटीचा अधि-दिवरथपुत्र एक राजा गंगातीरावर गीतम-कार राहिला नव्हता.

हाप्रमाणे कांही काल गेल्यानंतर, दुष्ट ऐश्वर्यामुळे शोभणारा महातेजस्वी व अतिशय लोकांची अतिशय पीडा होऊन जो विपर्यास भाग्यशाली बृहद्रथ ह्याचे गृहकृत्यावर गोलांगूल होऊन गेला, त्यामुळे लवकरच पृथ्वी रसा-नांवाच्या वानरांनीं संरक्षण करून ठेविले आहे. तद्वास जाऊन पोंचली. कारण, त्या वेळीं धर्मा-मरुताच्या कुलामध्ये उत्पन्न झालेले व रीर्याच्या अनुरोधाने यथाविधि संरक्षण करणाऱ्या मध्ये इंद्राच्या तोर्डीच असलेले क्षत्रियपुत्र समुक्तियांकडून तिचे रक्षण होत नव्हते. ह्या-द्वांने संरक्षण करून ठेविलेल आहेत. हे क्षत्रियप्रमाणे संत्रस्त होऊन पृथ्वी रसातद्वामध्ये यांचे वंशज असल्याबद्दल त्या त्या ठिकाणी प्रविष्ट होऊं लागली आहे असें पाहून कश्यप प्रसिद्ध असून ते त्या त्या ठिकाणी शिन्यकार. मुनीनीं आपल्या ऊरुने (मार्डीने) तिला प्रति-सुर्वर्कार इत्यादि जारीचा आश्रय करून बंध करून धरून ठेविली. कश्यपमुनीनीं आपल्या राहिलेल आहेत. त्यांनी जर माझे संरक्षण ऊरुने धरून ठेवल्यामुळेच ह्या पृथ्वीला उर्वी केले, तर मी स्थिरपणे राहूं राहेन. हे महाअसें नांव पडले. असो; त्या वेळीं कश्यप मुने, क्लेश न होतां कर्मे करणाऱ्या रामाने मुनीला प्रसन्न करून देवी पृथ्वीने आपल्या माझ्याच पायीं हांच्या पितृपितामहादिकांचा संरक्षणासाठीं त्यांजकडून राजा मागून घेतला. संग्रामामध्ये वध केला आहे. तेव्हां त्यांच्याही

पृथ्वी म्हणाली:—हे ब्रह्मनिष्ठ मुने, मी ऋणांतून मुक्त होण्यासाठी मला ह्यांचा बहु-हैह्यकुलामध्ये उत्पन्न झालेले कांहीं क्षत्रियश्रेष्ठ मान केला पाहिजे. जे पूर्वी होऊन स्त्रीसमुदायांत गृह रीतीने संरक्षण करून ठेविलेले गेले त्या क्षत्रियांकडून संरक्षण व्हावें अशी आहेत, त्यांनी माझे संरक्षण करावे. हे प्रभो, माझी इच्छा नाहीं. जे विद्यमान आहेत तेच पौत्राचा वंशज विद्वरथपुत्र हा ऋक्षवान् पर्व-माझे संरक्षणकर्ते असावे अशी माझी इच्छा

आहे. यास्तव, आपण सत्वर ही गोष्ट बाणरूपी शश्येवर शयन करणाऱ्या भिष्माचे घडवून आणावी.

श्रीकृष्ण सांगतातः—नंतर, पृथ्वीने निर्दिष्ट करितात, त्याप्रमाणे, धर्मोत्पत्तीस अत्यंत हेतु-केलेल्या त्या शौर्यकर्मामध्ये सर्वमान्य असणाऱ्या भूत असलेल्या ओढवती नदीच्या तीरप्रदेशावर पृथ्वीपति क्षत्रियांना आून कश्यप मुनींनी मुनिजन त्याची शुश्रूषा करीत होते. त्या राज्याभिषेक केला. पुढे, ज्यांचे वंश पृथ्वीवर भीष्मांचे दुरून दर्शन होतांच श्रीकृष्ण, राजा स्थिरपणे वास्तव्य करीत आहेत असे पुत्र व युधिष्ठिर, बाकीचे पांडव आणि सात्याकिप्रभूति पौत्रही त्यांना झाले. हे पांडवा, मला तूं विचार- इतरही लोक वाहनांतून खालीं उतरले; आणि लेला इतिहास हा असा आहे. ह्याप्रमाणे धार्मिक- चंचल असलेल्या अंतःकरणांचे संयमन करून व ऐष्ट युधिष्ठिराला सांगत सांगत यादवश्रेष्ठ सर्व इंद्रिये एकाग्र करून त्या महर्षीच्या सक्रिय श्रीकृष्ण भगवान् सूर्योप्रमाणे आपल्या तेजांने गेले. नंतर त्या व्यासादि मुनिश्रेष्ठांना वंदन दिशा प्रकाशित करीत त्या रथांतून सत्वर गमन केल्यावर श्रीकृष्ण, सात्याकि आणि ते धर्मराजादि करू लागले.

भपति भीष्मासर्वीप गेले; आणि तो वृद्ध भारी-
रथीपुत्र तशा स्थितीत आहे असे पाहून, यदु
आणि कुरु त्यांच्या कुलामध्ये उत्पन्न झालेले
ते सर्व पुरुषश्रेष्ठ त्यांच्या सभेवतीं वसले. तद-

अध्याय पन्नासावा.

—:::-

कृष्णकृत भीष्मप्रशंसा.

वैशंपायन सांगतातः—परशुरामांचे हें कृत्य गंगापृथ्र भीष्माला पाहून अंतःकरण व्याकृत देकून राजा युधिष्ठिरास अव्यंत आश्र्वद वाढले. झालेले श्रीकृष्ण असे बोलू लागले.

व तो पुनरापि श्रीकृष्णाला ह्याणाला, “अहाहा !” ते ह्याणाले:—भीष्मा, तुझी सर्व इंद्रिये श्रीकृष्णा, महात्म्या परशुरामाचा पराक्रम केवळ पर्वीप्रमाणे शांत आहेतना ? हे वक्तृतेषां, तुझी इंद्राप्रमाणे आहे. कारण, त्यांने कोणामुळे पृथ्वी बुद्धि व्याकुल झालेली नाहीना ? शरप्रहारामुळे निःक्षत्रिय करून याकली. रामाच्या भीतीमुळे झालेल्या दुःखांने तुझ्या शरीराला पीडा होत उद्दिश होऊन गेलेल्या ह्या क्षत्रियकुलधुरंधरांचे नाहीना ? खरोगवर मानसिक दुःखापेक्षां शारीर-धेनु, समुद्र, गोलांगूल, आस्थाले आणि वानरे रिक दुःख हे फार बलवत्तर आहे. हे प्रभो, यांनी संरक्षण केले. ज्या ठिकाणी असले धर्मनिष्ठ पिता शंतनु यांने वर दिल्यामुळे तूं न्याय्य कृत्य आणि तेही ब्राह्मणांकडून घडले, पूर्णपणे इच्छामरणी झालेला आहेस. तेहां तो हा मृत्युलोक खरोखर धन्य असून ह्या त्या संवंधाने, हे पृथ्वीपते, प्रभ करण्याचे मला भूतलावरील लोकही भाग्यसंपन्न होत.” कारण नाही. अत्यंत सूक्ष्म असा एखादा कांदा

बा जनमेजया, ह्याप्रमाणे ती गोष्ट संप-शरीरांत योंचला असला, तर तो देवील पीडा ल्यानंतर, ज्या ठिकाणी प्रभु भारीरथीपृथ्र भीष्म देतो; आणि तुझे तर शरीर बाणसमृद्धाने व्याप बाणरूपी शश्येवर फडलेला होता, तेथें श्रीकृष्ण होऊन गेलेले आहे. सग काय विचारावै ! ह्या आणि युधिष्ठिर हे उभयतां गेले. तेहां स्वतःच्या दुःखाविषयीं तुला कांहीं सांगितले पाहिजे असे तेजाच्या किरणसमुदायाने व्याप असलेल्या मुळींच नाहीं. कारण, हे भरतकुलोत्पन्ना, सायंकालीन सूर्योप्रमाणे कांति असलेल्या व प्राण्यांची सृष्टि आणि प्रलय ह्यांविषयींचा उप-

देश देवांनाही करण्याचें सामर्थ्य तुझ्या अंगीं ऐकण्यांतही नाहीं. हे राजा, सर्व प्रकारच्या आहे. हे नरशेषा भीमा, तू ज्ञानवृद्ध आहेस; गुणांनी युक्त असल्यामुळे देवाहृनही तुझी व स्थूलनंच भूत, भविष्य आणि वर्तमान काल योग्यता अधिक आहे. तपोबलाच्या योगाने ज्ञांतील सर्व गोष्ठी तुझ्या लक्षांत आहेत. हे चराचर विश्व निर्माण करण्याचेंही सामर्थ्य महाज्ञानसंपत्ता, प्राण्यांचा संहार आणि धर्म- तुझ्या अंगीं आहे. मग आपल्या उक्त्कृष्ट प्रकाफलाची उत्पत्ति ज्ञांचेही तुला ज्ञान आहे. रच्या गुणांनी युक्त असे उत्तम लोक स्वतःकारण, तू धर्ममय असा एक निधिच आहेस. साईं निर्माण करण्याची शक्ति असेल यांत संपूर्ण शास्त्राविषयीं प्रेम असलेला तू जेव्हां आश्रव्य काय?

विशाल अशा राज्यावर होतास, तेहां सहस्रा- धर्माचा शोक दूर करण्याविषयीं
वाधि ज्ञियांनी परिवृत असणारा एखादा ऋच्च- भीमाला कृष्णाचें सांगणे.

रता मुनिच कीं काय असा मला दिसत होतास. असोः आता, हे भीमा, तुझी अशी योग्यता वा पृथ्वीपते भीमा. सत्यर्थमनिष्ट, महावीर्यवान्, असल्यामुळे. ज्ञांतीच्या संहारामुळे ताप पावत केवल धर्माविषयीं तत्पर असणारा व बाणस्पी असलेल्या ज्येष्ठ पांडुपुत्र युधिष्ठिराचा शोक तू शेष्वर शयन करणारा जो भीमा, न्याच्यावां- दूर कर. हे भरतकुलाच्याचा, चार आश्रमांसह चून दुसऱ्या कोणीही जन्ममरणशील अशा चार वर्णांचे जे धर्म सांगितले आहेत. ते सर्व तुला प्राण्यानें तपोबलाने मृत्युला दूर झुगारून देऊन विद्यत आहेत. तेसेच, हे भारता, चार वेद, यज्ञादि वास्तव्य केल्याचे आमच्या ऐकण्यांत नाही. प्रकरणे आणि योग व सांगव्य यांमध्ये जे नित्य भीमा, सन्य, तप, दान, यज्ञकिया, धनर्वद, आणि सनातन धर्म सांगितलेले आहेत, तेही वेद, नीति आणि प्रजापालन यांमध्ये दशाशील, तुला मार्हीत आहेत. हे भागीरथीपुत्रा, ज्याचे शुचिभूत, इंद्रियदमन केलेला आणि सर्व सेवन केले असतां संसारबंधरूपी विरुद्ध कफलाची प्राण्याचे हित करण्यांत आसक्त असलेला तुज- प्राप्ति होत नाहीं. तो चातुर्वर्ण्यांस विहित असलेला सारखा महारथी माझ्या ऐकण्यांत नाहीं. खरो- धर्म, त्याची च्याल्या, व प्रतिलोमक्रमानें उत्पन्न खर, आरोहण केलेला रथ न बदलतां तू एका शालेल्या संकरजातीचे धर्मह्या सर्वांचे तुला ज्ञान सपाट्यांत देव, गंधर्व, दैत्य, यक्ष आणि राक्षस आहे. देश, जाति आणि कुल ज्ञांच्या धर्मांचे स्वरूप द्यांचा पराजय करण्याविषयीं समर्थ आहेस तुला अवगत आहे: वेदोक्त व शिष्टप्रतिपादित धर्मायांत संशय नाहीं. हे महाबाहो भीमा, इंद्राच्या चेही तुला ज्ञान आहे: इतिहास आणि पुराणे हीं तू तोडीचा व अत्यंत उक्त्कृष्ट गुणांनी संपन्न पूर्णपणे जाणत आहेस: आणि संपूर्ण धर्मशास्त्र असलेला तू वसुंच्या अंशापासून उत्पन्न तुझ्या अंतःकरणामध्ये वास्तव्य करीत आहे. हे शाला आहेस, स्थूल ब्राह्मण तुला संदेव नववा पुरुषशेषा, या लोकामध्ये ज्या ज्या कांहीं गोष्ठी-वसुच असे ह्याणत असतात. हे पुरुषशेषा, मी विषयीं संशय उत्पन्न होतो. त्या त्या गोष्ठी-दखील तुझे सामर्थ्य जाणून आहे. कारण, तू विषयींच्या संशयाचें निर्मलन करणारा तुज-आपल्या सामर्थ्यानें देवांमध्येही प्रख्यात आहेस. वांचून दुसरा या लोकामध्ये कोणीही नाहीं. हा-हे नराधिपते, तुझ्या अंगीं असलेल्या गुणांनी स्वत, हे नराधिपते, या पांडुपुत्राच्या अंतःकर-युक्त असणारा असा पृथ्वीवर तर कोठेही या णामध्ये उत्पन्न शालेला शोक तू आपल्या मनुष्यांमध्ये माझ्या कोणी पहाण्यांत नाहीं व जुळीच्या योगाने नव कर, कारण, तु-

सारखे उचम आणि विशालबुद्धिसंपन्न पुरुष हे अविनाशी शरीर विद्युल्तेने युक्त असणाऱ्या मोह पावणाऱ्या मनुष्याची शांति करण्यासाठीच मेवाच्या आकृतीप्रमाणे आहे असेही तकाने निर्माण झालेले असतात.

अध्याय एकावन्नावा.

—::—

भीष्मकृष्णसंवाद.

वैशंपायन सांगतात:—ज्ञानसंपन्न श्रीकृष्णाचे भाषण ऐकल्यानंतर, मुख जरासे वर उचलून व हात जोडून भीष्म भाषण करून लागला.

भीष्म हणाळा:—लोकांची उत्पत्ति आणि विनाश यांना कारणभूत असणाऱ्या हे भगवन् श्रीकृष्ण, तुला नमस्कार असो. हे हृषकेशा, पराजय न पावणारा असा तूच उत्पत्ति आणि संहार करणारा आहेस. हे विश्वकर्मन्, विश्वस्वरूपा, विश्वाच्या उत्पत्ति पलीकडे असणाऱ्या भगवन्. तुजला नमस्कार असो. त्रेलोक्यामध्ये वासन्त्य करणाऱ्या तुजला नमस्कार असो. हे त्रेलोक्याच्या पलीकडे असणाऱ्या, तुजला नमस्कार असो. हे योगीश्वरा, तुजला नमस्कार असो. तंच सर्वांचा अथ असा आधार आहेस. हे पुरुषश्रेष्ठा, तुजले जें मजसंबंधाने भाषण केलेस, त्यावरून वर्तमान, भूत आणि भविष्य त्या कालत्रयांतील तुझ्या दिव्य स्वरूपाचे मला ज्ञान झाले आहे; आणि, हे गोविदा, तुझे जे सनातन असें स्वरूप आहे, त्याचेही मला ज्ञान झाले आह. अन्येत तेजस्वी अशा तूं आवहप्रवहादि वायऽनं सातमार्ग व्याप करून सोडेले आहेस. तुझ्या मस्तकाने स्वर्ग आणि चरणांनी पृथ्वी ज्याप झाला असून, दिशा हे तुझे भूज, आणि रवि व चंद्र हे नेत्र आहेत; व तुझ्या वीर्यामध्ये शुक्र वासन्त्य करीत आहे. जंवसाच्या पुण्यप्रमाणे नीलवर्ण कांति गम्भेये व पीतवर्ण वस्त्र परिधान केलेले तुझे होईल,

अविनाशी शरीर विद्युल्तेने युक्त असणाऱ्या मेवाच्या आकृतीप्रमाणे आहे असेही तकाने ओढासितो. हे कमलनयना सुरश्रेष्ठा, अभीष्ट गति प्राप व्हारी अशी इच्छा करणाऱ्या व तुजला शरण आलेल्या मज भक्ताला काय श्रेयस्कर आहे याचे तूं चिंतन कर.

श्रीकृष्ण म्हणाले:—हे पुरुषश्रेष्ठ राजा, मजवर तुझी खरोखर भक्ति आहे, म्हणूनच मी तुला माझे दिव्य स्वरूप दाखविले. हे भरत-कुलोत्पन्न नुपश्रेष्ठा, जो भक्त असूनही सरद नेसेल व जो शांतिसंपन्न नेसेल, त्याला मी माझे स्वरूप दाखवीती नाही. पण तूं माझा भक्त, सैव सरलत्वाचे अवलंबन करणारा, इंद्रिय-दमन, तप, सत्य आणि दान स्थांच्या ठिकाणी हे पृथ्वीपते भीष्मा. तूं आपल्या तपोबलाने माझे दर्शन घेण्याविषयी योग्य आहेस. जेथून पुनरग्विश्वांचा जदल येऊन ठेपली आहे. हे कुरुवीरा भीष्मा, आतां तुझ्या जीवितांतील तीस दिवस अवशिष्ट राहिले आहेत. तथापि त्यांमध्ये तुला शंभर दिवसांचे कार्य करून वेतां येण्यासारखे आहे. तदनंतर तूं आपल्या देहाचा त्याग करून शुभ अशा कर्मफलाने युक्त होशील-उज्ज्वलित झालेल्या अर्दीसारखे असलेले हे सर्वदेव आणि वसु विमानामध्ये आसूढ होऊन गुप्तपाने राहून तुजसाठीं सूर्य उत्तर दिशेला जाऊ लागण्याची वाट पहात आहेत. हे पुरुषश्रेष्ठा, कालाच्या अर्धीन असणाऱ्या जगतांत वासन्त्य करणारा सूर्य उत्तर दिशेकडे वळून लागला असतां, ज्याची प्राप्ति झाल्यानंतर ज्ञानसंपन्न मनुष्य पुनर्गवि जन्म पावत नाहीं अशा लोकामध्ये तुझे गमन होईल. हे वीरा भीष्मा, तूं त्या लंकाला लास म्हणजे सर्व प्रकारच्या ज्ञानांचा नाश गम्भेये व पीतवर्ण वस्त्र परिधान केलेले तुझे होईल, म्हणून आम्ही सर्व धर्मासंबंधाने विचार

करण्यासाठीं तुझ्या सचिव आलों आहों. हास्तव, माझ्या अंतःकरणालाई भ्रांति उन्यन्न झाली बांधविषयक शोकाने ज्याचे शास्त्रज्ञान ग्रन्त असून, शक्तिहीन झाल्यामुळे माझी वाणीही करून सोडले आहे, अशाद्या सत्यप्रतिज्ञा युधि- क्षण होऊऱ्या लागली आहे. यास्तव, मी आतां छिराला धर्मविषयक समाधानांनी युक्त असलेले कसा भाषण करूं शकेन? हे यादवकुलवर्धना, सत्य असे चार शब्द सांगून याचा शोकदूर कर. तं मजवर उक्कट रंतीनं प्रसन्न हो; आणि, हे महावाहो अच्युता, मी कांहीही भाषण करीत नाहीं याची मला क्षमा कर. शिवाय, तुस्या समोर प्रत्यक्ष बृहस्पति जरी बोलूं लागला, तरी त्याची देखील गाळण उडून जाईल, मग

अध्याय बावनावा.

—००—

भीष्माचे भाषण.

वेशंपाशन सांगतात:—हे श्रीकृष्णाचे धर्म-माझी कथा काय? तशांतन, हे मधुसूदना, तच्चानीं युक्त असलेले हितकारक भाषण श्रवण मला दिशा, आकाश आणि पृथ्वी हीही औळ-केल्यानंतर शंतनपृत्र भीष्म हात जोडून बोलूं खतनाशीं आली आहेत. आतां मी जो अस्तिलागला, “हे लोकनायका, महावाहो, कल्याण- त्वांत आहे तो केवळ तुझ्या वीर्याचा प्रभाव स्वरूपा, अविनाशी नारायणा, आपले भाषण होय. यास्तव, धर्मराजाला जें कांही हितकर प्रकृत भी आनंदानं व्याप द्वाऱ्या भेलों आहे. असेल तें तं स्वतःच विलंब न करितां सांग. तुझ्यासमेत मी काय भाषण करणार आहे? कारण, तंच सर्व शास्त्रांची शास्त्र आहेस. कारण, वाणीला विषय असणारे जें जे हाणन लोकांची उत्ताति करणारा अविनाशी असा तं कांहीं आहे, तें तंसर्व तुझ्या वाणीमध्ये वास्तव्य श्रीकृष्ण येथें असतां, गुरुच्या समक्ष जसं करीत आहे. हा लोकामध्ये जें कांहीं आहे, शियान्यें बोलावें त्याप्रमाणे दुसरा कोण मनुष्य अथवा जें कांहीं कर्तव्य केले जातं, तें, हे देवा, बोलूं शकणार आहे?

हा लोकामध्ये ज्ञानसंपन्न अशा तुजकुडूनच श्रीकृष्णाचे भीष्मास वरप्रदान.

निर्माण हेत असते, जो मनुष्य द्विदाच्या समीप श्रीकृष्ण हाणाले:—महावीरशाली, अत्यंत दंडलोकाच्या कथा सांगूं शकेल, तोच धर्म, बलसंपन्न. स्थिरबुद्धि व सर्व वस्तुंचे ज्ञान अस-अर्थ, काम आणि मोक्ष हा चार पुस्पार्था- णाण्या कुरुकुलधरंधर अशा तुझ्या तेंडून हें संबंधीच्या गोर्धी तुझ्या अग्रभागीं सांगूं शकेल. वाक्य निषेणे याग्यच आहे. हे भगवारीपुढ्या हे मधुसूदना, शरप्हारामुळे ताप होऊन माझ्या प्रभो भीष्मा, शरप्हारामुळे होणाऱ्या वेदनेस-अंतःकरणास दुःख होत आहे; माझे सर्व अव- बंधाने जें तं मला ह्याणालास. त्याविषयीं मी तुला यव गळून गेल्यासारखे होत आहेत; बुद्धीची प्रसन्नतापूर्वक वर देतो, त्याचा स्फीकार कर. प्रसन्नता नाहींशी झाली आहे; आणि, हे गोविंदा, हे गणेश, तुला ग्लानि, मूर्च्या, दाह, वेदना, विष किंवा अग्नि ह्यांच्यासारखे असलेले हे ज्ञाण क्षुधा अथवा तृष्णा यांची वाढा होणार नाहीं! मजला पीडा देत असल्यामुळे मला कांहीं हे निषापा. तुझ्या अंतःकरणामध्ये सर्व प्रका-भाषण करावयाची सूर्तिही होत नाहींशी झाली रच्या ज्ञानसाधनांची सूर्ति होईल; तुझ्या आहे. माझे बल जणू माझा त्यागच करीत बुद्धीला कंकांहीं क्षीणता घणार नाहीं; आणि, आहे; प्राण गमन करण्याची त्वरा करीत आहेत; हे भीष्मा, मेघांतून मुक्त झालेल्या चंद्रप्रमाणे मर्मपदेश संतप्त होऊऱ्या लागले आहेत; आणि रज आणि तम या दोहों गुणांनी रहित होऊन

तुं अतःकरण सदैव सत्त्वगुणाचेच अवलंबन 'उद्यां भेट धेऊं.' असे सांगन आपापल्या करून राहील; व धर्मासंबंधी ज्या ज्या गोष्ठीचा इच्छेप्रमाणे त्वरेन निघून गेले. तसेच, भीष्माचा तूं विचार करशील, त्या त्या गोष्ठीविषयीचे निरोप धेऊन व त्याला प्रदक्षिणा घालून श्री-तुला उक्तृष्ट ज्ञान होईल. तसेच, हे निस्सीम-कृष्ण आणि पांडव ह्यांनीं आपापल्या उक्तृष्ट प्रपराक्रमा नृपत्रेषा, तूं दिव्यदृष्टीचे अवलंबन कारच्या रथामध्ये आरोहण केले. तदनंतर, ज्यांची करून ह्या स्थावरादि चार प्रकारच्या प्राणि-दांडी सुवर्णमय चित्रांनीं युक्त आहे असे रथ, समुदायाचे ज्ञान संपादन करूं शकशील. भीष्मा, पर्वतांप्रमाणे दिसणारे मदोन्मत्त गज, गुरुडा-तूं ज्ञानदृष्टीने युक्त होऊन, निर्मल जलामध्ये प्रमाणे शीघ्रगामी अश्व व धनुष्यादि ग्रहण कर-स्पष्ट दिसणाऱ्या मत्स्याप्रमाणे संसारमार्गात णारे पदाति (पायदळ) यांनीं युक्त असलेली पडत असलेला हा लोकसमुदाय पाहूं शकशील. व अतिशय गति असलेली त्यांची ती सेना,

युधिष्ठिरादिकांचे प्रत्यागमन. ऋक्षवान् पर्वतासमीप आल्यानंतर त्याच्या पुढील

वैशंपायन सांगतात:—तदनंतर व्यासांसह- व मार्गील अशा दोहों प्रदेशांतून वहाणाच्या वर्तमान सर्व महर्षीनीं उक्त, यजुं आणि साम नर्मदा नदीप्रमाणे, त्या रथाच्या पुढून व मागन-ह्या वेदत्रयांतील मंत्रांच्या योगांने श्रीकृष्णाचे ही चालूं लागली. तदनंतर, सूर्योने ज्यांतील अर्चन केले. नंतर, ज्या उक्तिकाणीं गांगेय भीष्म रस प्राशन केला आहे अशा मोउमोळ्या औष-आणि पांडव यांसहवर्तमान श्रीकृष्ण होते. त्या धींना पुनरपि त्यांच्या त्यांच्या गुणाची प्राप्ति उक्तिकाणीं गगनतलांतून, सर्व ऋतुंमध्ये उत्पन्न करून देणारा भगवान् चंद्र त्या सनेला आनं-होणाऱ्या दिव्य पुष्पांची वृष्टि झाली: सर्व प्रका- दिन करीत निच्या संसुखच उदय पावला. पुढं रसीं दिव्य वार्षे वाजूं लागली: व अप्सरांचे अमरावतप्रिमाणे तेजस्वी अशा हस्तिनापुरामध्ये समुदाय गायन करूं लागले. त्या वेळीं अहित प्रवेश करून यादवत्रेष श्रीकृष्ण आणि पांडव आणि अनिष्ट असे कांहीही दृष्टिगोचर आले हे, आंत झालेले सिंह गृहांमध्ये जातात त्याप्र-नाहीं. सर्व प्रकारचे सुरांप धारण करणारा शुचि-माणे आपापल्या उक्तृष्ट मंदिरामध्ये प्रविष्ट झाले. भूत व सुखकारक असा उक्तृष्ट वायु वाहूं लागला; दिशा शांत दिसूं लागल्या; व पशु आणि पक्षीही शांताने शब्द करूं लागले. पुढं दोन घटका निघून गेल्यावर, भगवान् सहस-

अध्याय त्रेपन्नावा.

—०१—

भीष्माभिगमन.

किरणशाली सूर्य पश्चिमदिग्देश जाऊन अस्ता- वैशंपायन सांगतात:—पुढं श्रीकृष्ण शम्भेवर चलावरील निमानुष प्रदेशांत असलेले अरण्य जाऊन निजेले आणि अर्धा प्रहर रात्र अवशिष्ट जणू दग्ध करून शकीत आहे असा दिसूं रहातांच जागे आले; व ध्यानमार्गाचा अवलंब लागला. तेव्हां सर्व महर्षीनीं उठून श्रीकृष्ण, करून सर्व इंद्रिये अवलोकन केल्यानंतर त्यांनीं भीष्म आणि राजा युधिष्ठिर यांचा निरोप धेतला सनातन अशा परब्रह्माचे चितन केले. पुढं, असतां, पांडवांसहवर्तमान श्रीकृष्ण, सात्यकि, ज्यांच्या कंठांत रागदारी आहे असे अतिशय संजय आणि शरद्वत्कुलोपनवृत्प यांनीं त्यांना शिकलेले आणि स्तुतीची पद्धति व पुराणे ह्यांचे प्रणाम केला. ह्याप्रमाणे न्यांनीं उक्तृष्ट प्रकारे ज्ञान असलेले लोक हे सर्व कर्मास कारणभूत बहुमान केल्यानंतर ते सर्वही धर्मनिष्ठ मुनि असलेल्या प्रजाधिपति श्रीकृष्णाचे स्तवन करूं

लागले; कांहीं लोक हातांनीं याच्या वाजवून आज केवळ आम्हीच तिकडे जाऊ. आमच्या-स्तुतीचे शब्द उच्चारूं लागले; गवई गायन करूं वरोवर सेन्याने यावयास नको. कारण, धार्मिक-लागले; आणि हजारों लोक शंख आणि मृदंग श्रेष्ठ भीष्माला पीडा देणे वरोवर नाही. हे हीं वायं वाजवू लागले. वीणा, पण आणि धनंजया, आपल्या अचाडीच्या लोकांनी सुज्दा मुरली ह्यांचा अत्यंत चित्ताकर्कप ध्वनि म्हणजे येकं नये. आजपासून भीष्म अत्यंत गुप असे त्या मंदिरांने जणू विशाल असे हास्यच असा भाषण करणार आहे. यास्तव, अर्जुना, ह्या एकूं येकं लागला.

वेदीं इतर मनुष्यें जवळ नसावीं अशी माझी

नंतर, राजा युधिष्ठिराचेही मंगलकृत्यावर इच्छा आहे.

नेमिलेले लोक मध्ये शब्द करूं लागले; व गाय-वेणुपायन सांगतात:—हे युधिष्ठिराचे नाचा आणि वायांचाही धोप सुरु झाला. तद- सांगणे लक्षांत खेडन कुंतीपुत्र नरश्रेष्ठ अर्जुनंतर यदुकुलान्पन्न महावाहु श्रीकृष्णांनी उटन नाने त्याला तो उत्कृष्ट रथ जोडला आहे असे खान केले; व हात जोडून कांहीं गृहमंत्राचा कठविले. तदनंतर, एकत्र जमलेलीं जणू पंच-जप करून ते अश्रीच्या जवळ खेडन उभे महामुतंच असे दिसणारे राजा युधिष्ठिर, भीम, राहिले. नंतर चाच्चार वेद जाणणाऱ्या सहस्र अर्जुन. नकुल आणि सहदेव हे रथासूड ब्राह्मणांना प्रत्येकीं एकाकूप हजार धेनु देऊन होउन श्रीकृष्णान्या वसतिस्थानाकडे गेले. श्रीकृष्णांनी त्यांजकडून मंत्र द्याणविले. नंतर इकडे ते महामुतंपांडव येत आंहेत तोंच सान्यकी-धनुप्रभृति मंगलकाग्यक वमत्ना स्वर्ण करून, सहवर्तमान झानसंपन्न श्रीकृष्ण रथासूड स्वच्छ अशा आरशामाच्ये अपले स्वप्न अव-झाले. तदनंतर, रथांतुनव सदाचारास अनुस-लोकन केल्यानंतर, श्रीकृष्ण सान्यकीला मृत्युलूल असलेले नमस्कारादि विधि करून, व रात्र कीं. “हे शिनिपूजा सान्यके, तू राजमंदिरा-सुखावें गेली काय? असे विचारून ते नरश्रेष्ठ मध्ये जाऊन महातेजस्वी राजा युधिष्ठिराची मेघाप्रमाणे गंभीर आवाज असलेल्या रथांतून भीष्माच्या दर्शनाला जाण्याची तयारी झाली गमन करूं लागले. त्या वेदीं श्रीकृष्णाचा आहे का ते पाहून ये.”

सारथि दासूक हा त्याच्या बलाहक, मेघपृष्ठ,

श्रीकृष्णांचे हे भाषण ऐकून सात्यकि त्वरेने शेण्य. आणि सुधीव ह्या अश्वांना हाकू निघू गेला; व राजा युधिष्ठिराच्या समीप लागला, तेहां, राजा, त्यांने चुचकारलेले ते जाऊन त्याला मृत्युलूल कीं. झानसंपन्न श्रीकृष्ण श्रीकृष्णाचे महाबलाच्य अश्व आकाशाला जणू भीष्माकडे जाणार आंहेत; त्यांचा रथही ग्रस्त करीत आणि यापांच्या अश्रांनीं भूमि जोडून तयार झाला आहे; आणि, हे महाकांते उखालीत वेगाने गमन करूं लागले; व संपूर्ण धर्मराजा, ते आपली मार्गप्रतीक्षा करीत आंहेत. धर्माचे वसतिस्थानच अशा कृक्षेत्रामध्ये प्रविष्ट तेहां आतां यापुढे जे कांहीं करावयाचे झाल्यानंतर, ज्या उकिणीं बाणरूपी शयेवर असेल ते आपण करावीं.”

असलेला प्रभु भीष्म होता तेथे गेले. नंतर

द्याप्रमाणे त्यांने भाषण केल्यानंतर युधिष्ठिर रथांतून खालीं उत्सून श्रीकृष्ण, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल-सहदेव आणि सात्यकि

युधिष्ठिर द्याणाला:—हे अपतिम कांति-यांनीं उजेवे हात वर काढून क्रषींची पूजा संपन्ना अर्जुना, माझा उत्कृष्ट रथ जोडव, केली; व नक्षत्रांनीं वेष्टिलेल्या चंद्राप्रमाणे समो-

वर्तीं ते असलेला राजा युधिष्ठिर हा ज्याप्रमाणे सारखा भीष्म अस्त पावत आहे. ह्याच्या प्राणे-इंद्रानें ब्रह्मदेवाच्या समीप जावे त्याप्रमाणे त्क्रमणाऱ्या समय आलेला आहे. तेहां आपण भीष्माच्या समीप गेला; आणि बाणरूपी शश्येवर सर्वजण हाला प्रश्न करा. हाला चारही वर्ण-शयन करणाऱ्या व आकाशांतून खाली आ-च्या नानाप्रकारच्या धर्माचं पूर्णपणे ज्ञान आहे. लेल्या सूर्योप्रमाणे असणाऱ्या त्या महाबाहूला देहव्याग होतांच हा वृद्ध सद्गतीला जाईल. अवलोकन करितांच भीतीमुळे त्याच्या शरी-तुमच्या मनांत असतील त्या संशयाविषयीं रास कंप सुटला.

अध्याय चौपन्नावा.

—००—

श्रीकृष्णांची भीष्मास आज्ञा.

परस्परांकडे पाहूं लागले. तेहां पांडुपुत्र युधिष्ठिर विचारातोः—हे महामुन, सर्व ठिर श्रीकृष्णाला उद्देशून म्हणाला. “भीष्माला सैन्यांचा वथ झाल्यानंतर धर्मान्मा. महाबीर्य-प्रश्न करण्याविषयीं देवकीपत्र श्रीकृष्णावांचून संपन्न, सत्यप्रतिज्ञ, जिंतेद्रिय, दिव्य व्रते आचरण दुसरा कोणीही समर्थ नाही. हे यदुश्रेष्ठ मधुकरणारा, धर्यसंपन्न, पुरुषश्रेष्ठ, भागीरथीपुत्र, सूदना, तंच प्रथम भामारीं भाषण करू शंतनुनंदन व महाभाग्यशाली भीष्म हा वीरपुरु-लग, कारण, वा श्रीकृष्णा, आज्ञां सर्वांमध्ये घास योग्य अशा बाणरूपी शश्येवर शयन करीत तुलांच मर्व प्रकारच्या धर्माचं उत्कृष्ट ज्ञान असतां पांडव त्याच्या समीप जाऊन वस- आहे.” असें युधिष्ठिरानें सांगितले तेहां दुर्जय ल्यावर, त्या वीरांच्या समागमप्रसंगीं काय अशा त्या भीष्माच्या समीप जाऊन भगवान् काय गोटी चालल्या होत्या?

वैशंपायन सांगतातः—राजा, कुरुकुलधुरं-धर भीष्म शश्येवर निजले असतां ऋषि, रात्र सुखाने देवार्थ, मृत्युच्या तडास्यां-कोणत्याही वस्तुंच स्पष्टपणे ज्ञान होईल अशी तून अवशिष्ट राहिलेले युधिष्ठिरभूति भूपति, शाली आोहना? हे निष्पापा, तुझ्या अंतःकर-धृतराष्ट, श्रीकृष्ण, भीम, अर्जुन आणि नकुल-णांत सर्व प्रकारच्या विद्यांची सूक्ति होत सहदेव हे त्याजकडे गेले. तेंये गेल्यानंतर, आहेना? तुझी विचारशक्ति मंद होऊऱ लागली आकाशांतून खाली आलेल्या सूर्योप्रमाणे दिस- नाहीना? आणि तसेंच तुझे मन व्याकृत णारा तो भरतकुलांतील भूपतींचा पितामह झालेले नाहीना?

भीष्म याजविषयीं ते महात्मे शोक करू लागले. भीष्म म्हणाला:—हे श्रीकृष्णा, माझा दाह, तेहां दिव्यज्ञानसंपन्न नारद मुनि हे क्षणभर मोह, श्रम, गिर्वता, ग्लानि आणि पीडा ही विचार केल्यासारखे करून. पांडवांना व मृत्यु-आपल्या प्रसादांने नष्ट आली: आणि, हे महाच्या झपाण्यांतून अवशिष्ट राहिलेल्या इतरही कांते, हातांत टेवलेल्या एवाच्या फलाप्रमाणं भूपतींना म्हणाले, “मी आपणांला द्या वेदीं मला भूत, भविष्य आणि वर्तमान द्या सर्वही योग्य तें सांगतों कीं, तुम्ही या भीष्मालाकांहीं गोटींचे ज्ञान होऊऱ लागले आहे. हे श्रीकृष्णा, तरी विचारा. हे भारता युधिष्ठिरा, हा सूर्यो-आपल्या वरप्रदानामुळे, वेदप्रतिपादित आणि

त्याला सत्वर प्रश्न करा.”

वैशंपायन सांगतातः—ह्याप्रमाणे नारदांनी सांगितल्यानंतर ते प्रजाधिपति भीष्मासमीप गेले; पण त्यास प्रश्न करण्याविषयीं असमर्थ होऊन

उपनिषदांत सांगितलेले जे धर्म ते सर्वही भीमा, प्रश्न करणाऱ्या शुभिष्ठिराला तूं जें कांहीं उन्हृष्ट प्रकारे माझ्या दृष्टिसमोर दिसूं लागले सांगशील, ते तुझे सांगणे ह्या भूतलावर वेदवच-आहेत. हे जनार्दना, शिष्ट लोकांनीं जो धर्म नासारखे होऊन राहील; आणि हे तुझे सांगणे सांगितलेला आहे, तो माझ्या लक्षांत असून, प्रमाण मानून जो आपले अंतःकरण परमात्म्यादेश, जाति आणि कुल ह्यांच्याही धर्माचे मला कडे जडवील, त्याला मरणोत्तर सर्व प्रकारच्या ज्ञान आहे. चारही आश्रमांच्या धर्मामध्ये ज्या पुण्यफलांचा अनुभव घ्यावयास सांपडेल. भीमा, ज्या गोष्ठी आहेत, त्या माझ्या अंतःकरणांत वास्तव्य करीत असून, हे केशवा, सर्व प्रकारचे राजधर्मही मी जाणीत आहे. हे जनार्दना, ज्या गोष्ठीविषयीं जें कांहीं सांगितले पुण्यफलांचा अनुभव घ्यावयास सांपडेल. भीमा, शानें मीं तुला ही दिन्य बृद्धि अर्पण केली. ह्या भूतलावर दुसऱ्याच्या अंतःकरणाला आश्रयपाहिजे, ते सर्व आतां मी सांगू शकेन. कारण, चक्रित करून सोडणारे सद्गुण पुरुषाच्या अंगीं आपल्या अनुग्रहानें माझ्या हृदयामध्ये उन्हृष्ट ज्या मानानें असरील. त्या मानानेच त्याची प्रकारच्या ज्ञानाचा उद्घ झाला आहे. आपले कीर्ति अक्षय होत, असा सिद्धांत आहे. ध्यान करीत असल्यामुळे पुढ होऊन मी जण तरुण चालों असून, हे श्रीकृष्णा, आपल्या अनुग्रहानें कल्याणकारक अशा गोष्ठीचा उपदेश करण्याविषयी समर्थ झाले आहे. पण आपणच त्या श्रेष्ठकर गोष्ठी शुभिष्ठिराला का सांगत नाही. व ह्या गोष्ठीविषयीं काय सांगवयाची आपली इच्छा आहे. ते आपण मला सांगा.

श्रीकृष्ण ह्याणांतः—हे कुरुकुलोत्पन्ना, यश आणि श्रेय या दोहांचीही मलकारण मीच आहे. माझ्याचपासून सर्व प्रकारच्या शुभ आणि अशुभ गोष्ठीची उपतिं झालेली आहे. चंद्रांचे किरण शीतल आहेत असे म्हटले तर या लेकामध्ये कोणाला आश्रय वाटणार आहे? तंसेच, माझी कीर्ति अगदीं पूर्ण आहे. ह्याविषयीं कोणाला विस्मय वाटणार आहे? अर्थात् कोणालाही नाहीं. पण, हे महाकाति भीमा, मला तुझी विषुल कीर्ति करावयाची आहे. कोणीं निचारिले असतां त्यांने त्याला सांगणे आणि ह्याणुनच मीं तुला विशालबृद्धि अर्पण हा धर्म होय, असे ज्ञानी लेक ह्याणतात. केली आहे. हे पृथ्वीपेते, जोंवर हीं पृथ्वी हे प्रभो, प्रश्न केल्यावांचून जर सांगितले तर स्थिरपणे राहील, तोंवर तुझी अक्षय कीर्ति मात्र कष्टदायक दोष लागेल. सारांश, हे भरत-बैलोक्यामध्ये संचार करीत राहील. तंसेच, हे कुलश्रेष्ठा, तुझे पुत्रपौत्र हे जिज्ञासेने जे सनातन

धर्म विचारीत आहेत, त्यांचे तुला ज्ञान अस-
ल्यामुळे तूं ते कथन कर.

अध्याय पंचावन्नावा.

—::—

युधिष्ठिराश्वासन.

वैशंपायन सांगितातः—नंतर महातजस्यी
कौरवनंदन भीष्म ज्ञाला, “मी आतां
आनंदानें धर्म कथन करीन. कारण, हे श्री-
बृष्णा, तुझ्या अनुग्रहानें माझी वाणी आणि
अंतःकरण हीं स्थिर ज्ञालीं आहेत. बरोवरच
आहे: कारण, तू प्राण्यांचा शाश्वत असा
आत्माच आहेस. मात्र धर्मात्म्या युधिष्ठिरानेच
मला धर्मविषयक प्रश्न करावे, स्त्रीं मला
आनंद होईल व मी सर्वही धर्म कथन करीन,
ज्या धर्मात्म्या नृपशेष महात्म्याचे जन्म
होतोंच सर्व क्रिंतीना आनंद ज्ञाला; उच्चलकीर्ति-
संपत्र व धर्मनिष्ठ अशा सर्व कुरुक्लोत्यनांमध्ये
ज्याच्या तोडीचा कोणीही नाही: धर्य, इंद्रिय-
दमन, ब्रह्मचर्य, क्षमा, धर्म, चल आणि परा-
क्रम हीं ज्याच्या टिकाणीं संदेव वास्तव्य करीत
आहेत; जो आपले संवंधी, अतिथि, पाण्य
शांति, दक्षता आणि असंत्रीम हीं सर्व ज्याच्या
टिकाणीं वास करितात; जो धर्मात्मा कोण-
त्याही इच्छेने, गडबडन गेल्यामुळे, भीतीने
अथवा द्रव्यप्राप्तीसाठी अधर्म करीत नाही;
ज्ञाला अतिथि प्रिय असून जो संदेव सन्पूर्ण-
पांना दान करीत असतो; आणि जो संदेव
सत्यनिष्ठ, क्षमासंपत्र, ज्ञानयुक्त, यज्ञनिष्ठ व
अध्ययनशील असून धर्मामध्ये संदेव आसक्त,
सहनशील आणि धर्मादिकांचीं रहस्यं अवण

^१ संकटप्रसंगीही न गडबडणे.

केलेला असा आहे, त्या पांडुपुत्र युधिष्ठिरानें
मला प्रश्न करावा.

श्रीकृष्ण म्हणाले:—धर्मराज युधिष्ठिर अत्यंत
लज्जित व लोकापवादामुळे भयभीत ज्ञाला आहे,
म्हणूनच तो तुझ्या सञ्चिध येत नाही. हे प्रजा-
विषयते, लोकांचा उच्छ्वेद केला असल्यामुळे
व्याला लोकापवादाची भाँत वाटत आहे. त्याने

पूज्य, संभवनीय, अनुरक्त, गुरु, संबंधी, वांधव
इत्यादि ज्या लोकांचा बहुमान केला पाहिजे.
त्यांनाच वाणांच्या योगाने द्विनविच्छिन्न करून
सोडलें आहे, व म्हणूनच तो तुजकडे येत नाही.

भीष्म म्हणाला:—कृष्णा, दान, अध्ययन
आणि तप हा जसा ब्राह्मणांचा धर्म आहे,
तसाच संग्रामामध्ये देहपात करणे हा क्षत्रि-
यांचा धर्म आहे. असन्मागांचे अवलंबन कर-
णार जे पिता, पितामह, बंधु, गुरु, संबंधी

आणि वांधव, त्यांचा युद्धामध्ये वध करणे हा
धर्मच आहे. श्रीकृष्णा, आचाराचा त्याग कर-
जान्या, लुच्य व पापी अशा गुरुंचा जो संग्रा-
मामध्ये वध करील, तोच क्षत्रिय धर्मवेत्ता होय.

जो लोभयस्त ज्ञाल्यामुळे सनातन अशा धर्म-
मर्यादिकडे लक्ष्य देत नाही, त्याचा संग्रामा-
आहेत; जो आपले संबंधी, अतिथि, पाण्य
मध्ये जो वध करील तोच क्षत्रिय खरा धर्म-
वंता होय. जो संग्रामामध्ये पृथ्वीला रक्तरुपी

ज्ञालेली, गजस्ती पर्वत असलेली व ध्वजरुपी
वृक्षांनी युक्त अशी करितो, तोच क्षत्रिय खरा
धर्मवेत्ता होय. क्षत्रियाने संदेव कोणीं युद्ध-

साठीं आहान केले की युद्ध केले पाहिजे.
कारण, युद्ध करणे हे क्षत्रियांना धर्मविहित,

स्वर्गदायक, कीर्तिरुपी व लोकांकफलदायकही

आहे, असे मनूने सांगितले आहे.

वैशंपायन सांगितातः—भीष्मानें असे म्हणले,
तेहां धर्मपुत्र युधिष्ठिर नम्रपणे जवळ जाऊन
भीष्माच्या दृष्टीपुढे उभा राहिला, व नंतर

अमंपत्र यन्त्रिकुर नघाणे चन्द्र चउन मोरामचया हट्टपूँड उमा राहिना। (पृष्ठ ५४८)



त्याचे भीष्माचे पाय धरले. तेहां भीष्मानेही धर्मज्ञान आपणांकडूनच झावें. ज्ञानामध्ये त्याचे अभिनदन करून व मस्तकाचे अवघाण आपण श्रेष्ठ आहां असे श्रीकृष्ण देखालि करून 'बैस.' असे म्हटले. नंतर सर्ववीरश्रेष्ठ मानीत आहेत.

भीष्म त्याला म्हणाला, 'वा कुरुकुलश्रेष्ठा, भीष्म सांगताः—पूज्य अशा धर्माला, जग-
त् मला खुशाल प्रश्न कर. भिक्षु नको.'

अध्याय छपनावा.

—००—

भीष्माचा युधिष्ठिरास राजधर्मेपदेश.

वेशंपायन सांगतातः—नंतर श्रीकृष्णाला श्रेष्ठा, सर्व गोदीच्या पूर्वी राजाने देवता आणि नमस्कार करून, पितामह भीष्माला वंदन करून ब्राह्मण द्यांच्या अंतःकरणात प्रति उत्पन्न व सर्व वडील मनुष्यांचे अनुमोदन घेऊन युधिष्ठिर प्रश्न करून लागला.

युधिष्ठिर विचारातोः—हे पृथ्वीपते, धर्मवते त्याचे ब्राह्मण द्यांचे अर्चन केले असतां मनुष्य लोक जो राजांचा श्रेष्ठ धर्म असे समजतात, धर्माच्या कृणांतून मुक्त होतो व लोकही तो एक मोठा भार आहे असे मला वाढते. त्याचा बहुमान कारितात. वत्सा युधिष्ठिरा, तू खास्तव, हे पितामहा, मला राजधर्मच विशेष सदेव उत्साहावांचून राजांना त्याचे देव फलदायक प्रकारे कर्थन करा. कारण, राजधर्म हात सर्व उत्साहावांचून राजांना त्याचे देव फलदायक लोकांचा मुख्य आधार आहे. हे कुरुकुलो—होत नाही. देव आणि उद्योग हे दोन्ही सार-त्पन्ना, राजधर्मामध्येच धर्म, अर्थ आणि काम स्वाच प्रकारचे आहेत. तथापि उद्योग हा श्रेष्ठ द्या तीनही पुस्तावाचा अंतर्भाव असून, संपूर्ण आहे असे माझे मत आहे. कार्य न करणार मोक्षधर्म हाही त्यामध्ये अगदीं स्पष्टपणे सांगि. मनुष्य 'देवच असे होते' असे ठरवून दोन्हा-तलेला आहे. ज्याप्रमाणे अश्वाला काढण्या तून मुक्त होऊन जातात. जरी तुझ्या उद्योग-अधवा गजाला अंकुश, त्याचप्रमाणे राजधर्म गाला पुण्कळ संकटे आलीं, तरीही अंतःकर-हे लोकांना आवरून धरण्याचे साधन आहे. त्या राजर्षींनी सेवन गच करीत रहा. कारण, असे करणे ही श्रेष्ठ केलेल्या धर्माविषयीं जर अज्ञान असले, तर अशी राजनीति आहे. सत्यावावांचून राजांची लोकांच्या मर्यादेची व्यवस्था रहाणार नाही. वा कार्यसिद्धि करणारे असे दुसरे कांहीही नाही. सर्वत्र घोटाळा उडून जाईल. ज्याप्रमाणे सूर्य राजा सत्यनिष्ठ असला तर तो इहलोकीं व उदय पावतांन अशुभ अशा अंधकाराचा नाश परलोकींही आनंदांत रहातो. हे राजेंद्रा, सत्य करितो, त्याप्रमाणे सद्गतिदायक राजधर्म हे अशुभ हेच कृष्णचे ही श्रेष्ठ असे धन आहे. तसेच, गतीला दूर घालवून देतात. यास्तव, आपण राजांनाही सत्यासारखे दुसरे विश्वासाचे मला प्रथम राजधर्मच सांगा. हे भरतकुलश्रेष्ठा, साधन नाही. गुणवान्, सदाचारसंपन्न, आपण धार्मिकश्रेष्ठ आहां; आणि म्हणूनच, दमनशील, दयाशील, धर्मनिष्ठ, जितेंद्रिय, हे शत्रुतापना, आम्हां सर्वाना हे श्रेष्ठ असे प्रसन्नमुख आणि दानशूर असणारा राजा

केन्द्रांही संपत्तिहीन होत नाहीं. हे कुरु-उगासून आल्यास त्याला शिक्षा केली पाहिजे. नंदना, तू प्रत्येक कायामध्ये सरलपणाचें अव-धर्म नाश पावत असतां जो त्याचें संरक्षण लंबन कर. आपल्या छिद्रांचे गोपन, दुसऱ्यांच्या करितो तोच धर्मवेत्ता होय. त्यामुळे तसे कर-छिद्रांचे अन्वेषण, आपल्या कृत्यांचे गोपने णारा मनुष्य धर्माचा घात करणारा ठरत व मंत्रगोपन ह्या तीन गुप्त गोष्टीविषयी नीति-नाहीं. कारण, तेथे क्रोधच क्रोधाचा नाश दृष्ट्या विचार करितांना मात्र सरलपणाचे अव-करीत असतो.” पण, हे नरश्रेष्ठा, ब्राह्मणांकडून लंबन करू नकोस. राजा मृदु असला ह्याणजे अशीही गोष्ट जरी घडली तरी त्यांचे संरक्षणच त्याजवर सर्वांची छाप वसते, व कडक असला केले पाहिजे. ते जरी अपराधी असले, तरी तर लोक त्याला कंदाळतात. ह्यास्तव, मृदुत्व त्यांना अन्य देशांत नेऊन सोडावे. हे आणि तीक्ष्णत्व ह्या दोहोंचाही तू आश्रय कर. प्रजाधिपते, खरा, खोय कसाही जरी लोकाप-हे वत्सा दानशुरश्रेष्ठा, ब्राह्मणांना मात्र तू शिक्षा करू नको. कारण, हे पांडुपत्रा, ब्राह्मण ब्रह्महन्त्या, गुरुस्वीगमन, ३०३हन्त्या आणि राज-हें एक ह्या लोकांतील परब्रह्मच आहे. हे द्रोह हे अपराध केल्यास ब्राह्मणाला हृष्टपार करावें; त्याला शारीरिक दंड करणे हे केन्द्रांही विहित नाहीं. असें केल्याने, ब्राह्मणांवर ज्यांची भक्ति असते तेही लोक आपल्यावर श्रीति करू लागतील. मनुष्ये संपादन करणे ह्यामारख्या श्रष्टु असा राजाला दमरा कोश नाहो. हे महाराजा, सहा प्रकारच्यादुर्गविषयी ज्यांचे मत शास्त्रदृष्ट्या निश्चित झाले आहे, ते, सर्व दुर्गमध्ये मनुष्यमय दुर्ग अतिशय दुस्तर होय, असे मानतात. म्हणूनच, ज्ञानसंपन्न अशा राजाने चारही वर्णावर संदेव दया केली पाहिजे. राजा धर्मात्मा आणि सत्यवका असल्यास प्रजेचे रंजन होते. वत्सा, तू संदेव व सर्व बाजूनीं क्षमाशील होऊन नको. कारण, सहन-शील गजाप्रमाणे राजाने मृदु असणे हा अर्धम आहे. हे महाराजा, बृहस्पतिप्रोक्त शास्त्रामध्ये विधातक असे जे असतील, त्यांचे हात वांधून पूर्वी एक ह्याविषयीचा श्लोक संगितलेला आहे, त्यांना शिक्षा दिली पाहिजे. वा प्रजाधिपते ता मी तुला सांगतो, ऐक. “राजा महाराजा, पूर्वी महर्षि उशना हाने दोन श्लोक संदेव अपराध सहन करू लागला म्हणजे ह्याटलेले आहेत ते तू एकाश चित्ताने ऐकून घे. निकृष्ट प्रतीचे लोक सुदृढा त्याचा अपमान करू “धर्माची पर्वा बाळगणान्या राजाने, आपला लागतात. इतकेच नव्हे, तर गजाच्या मस्त-स्वर्धम असल्यामुळे, वेदांताप्रव्ये पारंगत अस-कावर आरोहण करणान्या महाताप्रमाणे ते लेला जरी मनुष्य असला तरी रणांगणांत शक्ते राजाच्या डोक्यावर वसण्याची इच्छा करू

लागतात ! ” यास्तव, ज्याप्रमाणे शोभासंपन्न ल्या धन्याचा अपमान करूळ लागतात; त्याच्या असणारा वासंतिक सूर्य शीतोत्पादक असत आजेचे उल्लंघन करितात; आपल्या मर्यादिने नाहीं आणि उष्णोत्पादकही असत नाहीं, रहातनासे होतात; त्यांना कोठे पाठवूळ लागले त्याप्रमाणे राजाने सदैव मृदुपणाने राहूळ नये, तर ते जाण्याविषयीं अनमान करितात; गुप्त व तीक्ष्णपणाचेही अवलंबन करूळ नये. हे महा-गोटीविषयीं प्रश्न करितात; जें मागतां कामा राजा, प्रत्यक्ष, अनुमान आणि शास्त्र त्या प्रमा-नये तें मागतात; धन्याचे भक्ष्य पदार्थ स्वतःच णांवरून तूळ प्रत्यहीं स्वकायी कोण आणि पर-मक्षण करितात; आक्रोश करितात; राजा कीय कोण ह्याची परीक्षा करीत जा. हे विपुल-आपला नियंता असतांही त्याजवर संतापतात; दक्षिणादायका, तूळ सर्व प्रकारच्या व्यसनांचा लांच खाऊन अथवा प्रतारणा करून कार्यामध्ये त्याग कर. शंखाचा पराजय करण्याकडे विघात आणतात; खोटीच आज्ञापत्रे करून शूरांची सदैव योजना करावी; पण, राजाच्या सर्व देशाला जर्जर करून सोडतात; कांहींची योजना करणे व कांहींची न करणे—ख्यांचे संरक्षण करण्याकरितां ठेवलेल्या सेव-सारांश, देहां प्रकारच्या आज्ञेचा संकर करणे कांवर प्रेम करूळ लागतात; राजाच्या बरोबरीचा मात्र सोडून दिले पाहिजे. सर्वथेव व्यसनासक्त पोपाख करूळ लागतात; त्याच्या संक्षिप्तच वांति असलेला राजा लोकांच्या तिरस्कारास पाव करितात, थुकतात; आणि, हे नृपत्रेष्ठा, त्याचेच होतो; व जो व्यसनांचा अतिशय द्वेष करणारा भाषण आपण करूळ लागतात. हे नृपत्रेष्ठा, राजा असतो तोही लोकांच्या उद्भवागाला कारणभूत मृदु आणि विनोदशिल असला ह्याणजे त्याला न होतो. ह्यास्तव, राजाने सदेदीत गर्भिणीसारखी जुमानतां हे लोक त्याच्या अश्वांवर, गजांवर आपली वृत्ति टेवावी. हे महाराजा, असे करणे अथवा रथांवर आरोहण करितात; सभेमध्ये कां इष्ट आहे तें सांगतो, ऐक. ज्याप्रमाणे वेडन, हे राजा, हे तुश्या हातून घडणे दुष्कर गर्भिणी आपल्या मनाप्रमाणे वागणाच्या वढूभा-आहे: हा तुश्या प्रयत्न वाईट आहे. अशा कडे न लक्ष्य केतां आपल्या गर्भाला हितकारक रीतीने मित्राचे बोल बोलूळ लागतात; राजा कुद्द असेल तेंच करीत असते, त्याचप्रमाणे. हे कुरुळा तर हसतात: बहुमान केला तरीही श्रेष्ठा, धर्माच्या अनुरोधाने वागणाच्या राजाने- आनंदित होत नाहीत; परस्यरांकडून कांहीं ही निःसंशय तसेच वाढले पाहिजे. ह्याणजे कारण घडले तर त्या योगाने रुप दुसऱ्याचा आपणाला इष्ट असेल त्या गोटीचा त्याग करून, पाडाव करण्याची इच्छा करूळ लागतात; गुप्त जी जी गोष्ट लोकहिताची असेल ती ती केली गोटीचा परिस्कोट करितात; दुर्कर्म प्रसिद्धीस पाहिजे. हे पांडुपुत्रा, तूळ केवळांही धर्याचा आणतात; त्यांने सांगितलेले कार्य अवज्ञापूर्वक त्याग करूळ नको. कारण, धर्यासंपन्न आणि व खेळत खेळत करीत असतात; अलंकारभारण, शिक्षेच्या कामीं स्पष्ट असणाच्या राजाला कोण-भोजन स्थान आणि चंदनादिकांचे अनुलेपन त्याही प्रकारची भीति असत नाहीं. हे वक्तृ-ह्या कायामध्ये राजाची अवहेलना करितात: श्रेष्ठा, तूळ आपल्या सेवकांशीं अतिशय घट्या व तोंप्रेक्षत असला तरीही निर्भयपणे असतात. करीत जाऊ नको. हे नृपत्रेष्ठा, असे क्रृष्णांत हे भरतकुलोत्पन्नां, आपल्या अधिकाराची निंदा काय दोष आहे तें मी सांगतो, ईक. अहिंकाराची कौस्तितः त्यागर्हीरुळ करितात; वेतनाने संतोष शय संधृन ठेवले ह्याणजे सेवकहीलोक आपने पूर्वेत नाहीत, रौजाला देण्याचे द्रव्य आ-

हरण करितात; कछुसूत्री पक्ष्याच्या योगाने लोकांच्या हितासाठीं असमंजा ह्या ज्येष्ठ जसे खेळ खेळावे तसे पराधीन शालेल्या पुत्राचा त्याग केला होता. हे नृपते, असमंजा राजाच्या योगाने ते जणू खेळ खेळूऱ्य इच्छितात हा पुरवासी लोकांच्या बालकांना सरयू नदीमध्ये आणि राजा आमच्या वचनांत आहे, असे नेझन बुडवीत असे. ह्यास्तव पित्याने त्याला लोकांना सांगत असतात. युधिष्ठिर, राजा निर्भर्त्सना करून हृदपार केले. उद्घालक मुनी-विनोदप्रिय व मृदु असला ह्याणजे हे आणि नेही ब्राह्मणांशीं असत्य वर्तन करून लागल्या-दुसरेही दोष उद्घवतात.

अध्याय सत्तावन्नावा.

—०—

राजधर्म.

मुळे महातपस्वी श्वेतकेतु नामक आपल्या प्रिय पुत्राचा त्याग केला. प्रजेला आनंदामध्ये टेवणे, सत्याचें पालन करणे आणि व्यवहारामध्ये सरक्कणा असणे हाच राजांचा सनातन धर्म होय. दुसऱ्याच्या द्रव्यांचा नाश होऊं देऊ

भीम सांगतात:—युधिष्ठिर, राजाने सैद्व नये. योग्य वेठीं दान करावे. पराक्रमी, सन्य-उद्योगांत असलें पाहिजे. कारण. त्याने स्त्री-वक्ता, क्षमासंपन्न, मर्यादेचा त्याग न करणारा, सारखें उद्योगावांचून रहाणे प्रशस्त नाही. हे स्वतंत्र, क्रोधाचा जय केलेला, शास्त्रीय गोटीं-प्रजाधिपते, ह्याविष्यीं भगवान् उशना ह्याने विष्यीं सिद्धांत उरलेला, धर्म, अर्थ, काम आणि एक श्लोक सांगितला आहे, तो मी तुला मोक्ष ह्या चार पुरुषार्थामध्ये सैद्व आसक्त सांगतो; एकाग्र चित्र करून ऐक. “विला- असलेला, व (पूर्वी सांगितलेल्या) तीन गोटीं-मध्ये घोरत पडणाऱ्या प्राण्याला ज्याप्रमाणे सर्प विष्यींचा ऊहापोह गुप्तपणे करणारा असा जो भक्षण करितो, त्याप्रमाणे, शब्दूर्थीं विरोध न असेल, तोच राजा होण्यास पाव होय. राजांना करणारा राजा व प्रवास न करणारा ब्राह्मण प्रजेचें संरक्षण न करणे याहून अधिक असे ह्या उभयतांना पृथ्वी ग्रस्त करून याकिते.” हे दुसरे पातक नाही. राजाने चारही वर्णाच्या नरशेषा, हें त्याचें वचन तुं लक्ष्यांत ठेव: आणि धर्मचिं संरक्षण करावे. धर्मसंकर न होऊं देऊ ज्याच्याशीं संधि केला पाहिजे त्याच्याशीं संधि हा राजांचा सनातन धर्म होय. राजाने कोणा-करून, ज्यांच्याशीं विरोध करणे योग्य असेल वर विश्वास ठेवू नये व ठेवला तरी अतिशय त्यांच्याशीं विरोध कर. राजा, अमान्य, हित- ठेवू नये. संधि, विग्रह इत्यादिक सहा गुणांच्या चिंतक, कोश, राष्ट्र, दुर्ग आणि सन्य ह्या सात प्रयोगांतील गुणदोषांचा सैद्व आपल्या बुद्धीने अंगांपैकीं एकाही अंगाला प्रतिकूल असे आच- विचार करावा. सैद्व शत्रुंची घिद्रे पहात रहारण जो करील, तो जरी गुरु असला अथवा जारा, धर्म, अर्थ आणि काम ह्या पुरुषार्थ-मित्र असला, तरी त्याचा वधच केला पाहिजे. ब्रीहीच्या रहस्याचें ज्ञान असलेला, हेरांची राजेंद्रा, पूर्वी बृहस्पतीने राज्याधिकाराला योजना करणारा, द्रव्यादिक अर्पण करून अनु-गति दिली असतां राजा मस्त त्याने एक शत्रुंच्या लोकांना आपल्याकडे वठवून घेणारा, पुरात- १ श्लोक क्षट्टला आहे, तो असा: “ दर्पाध, द्रव्यसंचय करण्याविष्यीं आसक्त असलेला, कर्तव्या कर्तव्यज्ञानशून्य आणि उन्मार्गगामी अशा प्रजेचें नियमन करणे व द्रव्यसंपन्नता ह्यामुळे गुरुला २ देखील कायमची शिक्षा केली पाहिजे.” अनुक्रमे यम आणि कुबेर ह्यांच्यासारखा अस- ग्रहपत्र ३ गानंसंपन्न राजा सगर ह्याने पुरवासी लेला, आपले व शत्रुंचे अमान्य, राष्ट्र, दुर्ग,

कोश आणि सैन्य ह्यांच्या स्थितीचे व अनुक्रमे आकर्षण करून घेण्यामध्ये आसक्त असलेला अभ्युदय आणि क्षय यांस कारणभूत अस- व शुचिभूत अशा पृथ्वीपतीला शत्रुंनी जरी लेल्या दहा गोटीचे ज्ञान असलेला जो राजा, अगदीं ग्रासून टाकले, तरीही त्याचा निःपात त्याची संदैव प्रशंसा होते. ज्यांचे पोषण होत न होतां चोहोंकडे त्याची सच्चा रहाते. कोप न नसेल, त्यांचे राजाने पोषण करावें; व ज्यांचे करणारा, व्यसनशून्य, सौम्य शिक्षा करणारा, पोषण होत असेल, त्यांचा परामर्श घेत असावें; आणि जितेंद्रिय असा राजा असला म्हणजे संदैव प्रशंसनमुख असावें व किंचित् हास्यपूर्वक हिमालय पर्वताप्रमाणे लोकांच्या विश्वासास भाषण करावें; वृद्धांची शुश्रूपा करावीः आल- पात्र होतो. म्हणजे, ज्याप्रमाणे हिमालयापासून स्याचा जय करावा; अतिशय लोभिष्ठ होऊं पीडा होणार नाहीं अशी लोक खात्री बाढ- नये; सत्पुरुषांच्या वर्तनाकडे लक्ष्य ठेवावें; गितात, त्याचप्रमाणे ह्याजविषयीही बाळगितात. दुसऱ्याच्या सेवेने संतोष पावत असावें; दिस- ज्ञानसंपन्न, दानरूपी गुणाने युक्त, शत्रुंन्या एव्यां चांगले दिसेल असावे वेप धारण करावा; छिद्रांचे अन्वेषण करण्याविषयीं तत्पर, सर्वही सत्पुरुषांच्याकडून केळहींदी द्रव्य ग्रहण करून वर्णातील लोकांना गांठ घेतां येणारा, नीति नये, तें असज्जनांकडून घ्यावें; सत्पुरुषांना कोणती आणि अनीति कोणती हें जाणणारा, केवल दान करावें; द्रव्यांचे हरण आणि दान आलस्यशून्य, कोधाचा जय केलेला, उक्तृष्ट प्रकारे हीं कामे स्वतःच करावीत; आत्मसंयमन करावें; अनुग्रह करणारा, उदारांतःकरण, कोपिष्ठ उक्तृष्ट प्रकारचे सैन्य ठेवावें; योग्य वेदीं दान स्वभाव नसलेला, उद्योगी, कर्मशूर, व्यर्थ आत्म- करावें; सुखोपभोग घ्यावा व शुद्ध आचरण झाला न करणारा असा नृपति लोकांच्या ठेवावें. ऐश्वर्यसंपन्न अशा राजाने शूर, आप- विश्वासास पात्र होतो. ज्या राजांनी आरंभिलेली त्यावर प्रेम करणारे, शत्रुकडून न फक्सणारे. कायें उक्तृष्ट प्रकारे सिद्धीस गेल्याचे दिसून येते, कुलीन, निरोगी, शिष्ट, शिटांचे संबंधी, मान- तोच सर्व नृपांमध्ये अत्यंत ऐष्ट होय. ज्याच्या नीय, दुसऱ्यांचा अवमान न करणारे, विद्या- राज्यामध्ये प्रजा आपल्या पित्याच्या गृहामध्ये वेते, लोकव्यवहार जाणणारे, परलोकावर असल्याप्रमाणे निर्भयपणे संचार करीत अस- लक्ष्य असलेले, धर्मामध्ये आसक्त असणारे, व तात, ज्याच्या देशांतील अथवा राजधानींतील पर्वतासारखे चांचल्यशून्य असे जे सत्पुरुष, लोकांना नीति कोणती व अनीति कोणती त्यांनाच संदैव आपले साहाय्यकर्ते करावे. सुखोप- ह्यांचे ज्ञान असते, व ज्याला चोरादिकांच्या भीती- भोगांमध्ये त्यांच्या बरोबरीने रहावें. त्यांच्या- मुळे आपले वैभव गुप्तेवावें लागत नाहीं, तोच हून अधिक असें काय तें एक छत्र आणि राजा सर्व नृपांमध्ये ऐष्ट होय. ज्याच्या राज्या- आज्ञा हीं दोनच असावीं. राजांचे वर्तन परोक्ष मध्ये वास करणारे लोक आपल्याला कर्मामध्ये आणि अपरोक्ष सारखेच असावें. अशा रीतीने आसक्त, केवल आपल्या शरीरावरच प्रेम न वागल्यास राजाला इहलोकीं विन व्हावें लागत करणारे, यथाविधि पालन केले जाणारे, वश्य, नाहीं. प्रत्येकाविषयीं संशय घेणारा, सर्वस्व शिक्षा मान्य करणारे, आज्ञेत रहाणारे, तुस- हरण करणारा, वक्र मार्गांने वागणारा, आणि न्याला पीडा देण्याची इच्छा न करणारे, आणि लुध अशा राजाला त्याचेच लोक सत्वर सत्पांत्रीं दान करण्याची आवड असलेले असे बंधनांत टाकतात. लोकांचे हृदय आपणाकडे असतात, तोच खरा पृथ्वीपति होय. ज्या भूपती-

च्या राज्यामध्ये दंभ, अनृत, मायावीपणा, आणि परोक्षरासाहिष्णुत्व ही नसतात, त्याला शाश्वत अशा धर्माची प्राप्ति होते. जो परहित-कारक आणि ज्ञेय अशा शास्त्रादिकांमध्ये रम-माण होऊन रहातो व ज्ञानाला मान देतो, सन्मार्गानें वागतो आणि दानशूर असतो, तोच राजा राज्य करण्यास योग्य होय. ज्याचे हेर प्रत्यहीं चालले असतांही गुप्तपणामुळे न चालल्याप्रमाणे भासणारे असतात, व ज्याचे गुप्तविचार शत्रुंना कदून येत नाहीत, तोच राजा राज्य करण्यास योग्य होय. हे भारता, पूर्वी एका राजाला रामचरित्र सांगितले असतां महात्म्या भार्गवानें एक श्लोक हस्तला आहे, तो असा—“ मनुष्यांनी प्रथम राजा मिळविला पाहिजे; तदनंतर स्त्री व त्यानंतर द्रव्य. कारण, जर राजा नसला तर लोकांना स्त्री तरी कोटून मिळणार? आणि द्रव्य तरी कोटून मिळणार? ” ह्यापूनच, ज्यांना राज्य करण्याची इच्छा असेल त्या राजांना, अतिशय मोकळे-पणाने प्रजापालन करणे ह्यावांचून दुसरा शाश्वत असा धर्म नाही. प्रजापालन हेचे लोकांन्या जीविताला आधारभूत असते. हे राजेंद्रा, ह्याविषयीं प्रचेन्याचा पुत्र मन घाणे राजधर्माविषयीं दोन श्लोक हस्तले आहेत, ते तूं ह्या टिकारीं एकाग्र अंतःकरण करून एक.

“ ज्याप्रमाणे समुद्रांतून जावयाचे असल्यास भम झालेल्या नौकेचा त्याग केला पाहिजे, त्याप्रमाणेच मनुष्याने शास्त्रादिकांचे व्याख्यान न करणारा आचार्य, अध्ययनशाली नसलेला ऋत्विज, प्रजेचे पालन न करणारा राजा, अप्रिय भाषण करणारी पली, गांवांत जाऊन रहाण्याची इच्छा करणारा गोपाल, आणि वनामध्ये जाऊन रहाण्याची इच्छा करणारा नापित ह्या सहांचा त्याग करावा. ”

अध्याय अड्डावन्नावा.

—::—

संक्षिप्त राजधर्म.

भीष्म म्हणाले:—युधिष्ठिरा, हे तुला राजधर्मांतील सार सांगितले. भगवान् बृहस्पति याने न्याय अशा राजधर्माची प्रशंसा केलेली आहे. त्याचप्रमाणे, हे कमलाप्रमाणे आरक्ष नेत्र असलेल्या धार्मिकशेषा, भगवान् विशालाक्ष, महातपस्वी शुक्र, सहस्रनेत्र देवेद्र, प्रचेत्याचा पुत्र मनु, भगवान् भारद्वाज आणि मुनि गौरशिरा हे राजधर्माचे प्रणेते व ब्राह्मणांचे हितकर्ते व ब्रह्मवादी पुरुष प्रजापालनरूपी धर्माचीच प्रशंसा करीत असतात. आतां ह्या धर्माचीं साधने भी सांगितो तीं ऐक. गुप्त व प्रकट हेर टेवणे, मात्सर्य न करितां योग्य वेढीं दान करणे, दुसऱ्याची युक्तिवेणे, भलत्याच प्रकारच्या उपायांची योजना करून करादिक नघेणे, सत्पुरुषांना सहवासास उवेणे, शोर्य, दक्षता, सत्यनिष्ठा, सहवासास उवेणे, हितचिंतन, सरळ अभवा वक्र अशा शत्रुपक्षामध्ये भेददोहों प्रकारच्या उपायांनी शत्रुपक्षामध्ये भेददोहों आलेल्या मंदिरांची व्यवस्था करणे, प्रसंगानुसारीर व आर्थिक दोहों प्रकारच्या दंडाचा प्रयोग करणे, सत्पुरुषांचा त्याग न करणे, कुलीनांचा चरितार्थ चालविणे, संग्राम वस्तूचा संग्रह करणे, ज्ञानसंपन्न लोकांची शुश्रूषा करणे, सेन्यांना संदर्भ आनंदांत ठेवणे, प्रजेवर अनुकूल अशी दृष्टि ठेवणे, प्रसंगाच्या वेढीं विज्ञन होणे, कोशाची अभिवृद्धि करणे, तटबंदीवरे करून नगराचे रक्षण करणे, रक्षणकर्त्यावर विश्वास ठेवून न रहाणे, राजधानींतील लोक शत्रुंना वश झाले असल्यास त्यांना फोडून घेणे, किंवा शत्रु, मित्र आणि मध्यस्थसांची योग्य प्रकारे चौकशी करणे, सर्व सेवकांचे

ऐक्य न होईल अशी व्यवस्था ठेवणे, त्यांच्यावर सरटपणाचे अवलंबन करावे; लोकांच्या ऐक्य-विशेषसा विश्वास न ठेवणे, आपल्या राजधानीची व्यवस्था पहाणे, शत्रूलाही धीर देणे. वृद्धीसाठी अन्यंत धार्मिक अशी कृत्ये करावी. नीति आणि धर्म यांच्या अनुरोधाने वागणे, संदेव कार्येयुक्त असणे, शत्रूंच्या अपमान न करणे आणि दुर्वर्तनीय लोकांचा संदेव त्याग करणे हीं प्रजापाल-राज्य हें एक अतिशय मोठे बंधन असून, व्याचा भार कर मनुष्यांना धारण करितां येत नाहीं; व अतिशय अमाचे वसतिस्थान असल्यामुळे मुढु मनुष्यालाही त्याचा भार धारण करितां येत नाहीं. सर्वांच्या इच्छेस नाची साधने होत. राजांनी सदा कार्यासक्त असाव असे वृहस्पतीने सांगितले असून, ते राजधर्माचे मूळ आहे. याविषयीचे श्लोक मी सांगतो ते ऐक-

“ उद्योगानेंच देवांना अमृताची प्राप्ति झाली, उद्योगानेंच असुरांचा वध झाला, आणि उद्योगा-मुळेच देवेंद्राने इहलोकीं व स्वर्गलोकीं श्रेष्ठत्व कामीं जरी त्याजवर संकट ओढवले, तरी संपादन केले. उद्योगाविषयीं अन्यंत उन्साही असलेला पुरुष केवल भाषणांत उन्साह दाखव-विणाऱ्या लोकांवर आपला अधिकार वसवू शकतो, व कार्यामध्ये उत्साह दाखविणाऱ्या पुरुषांना खुप करून, केवल भाषणांत उन्साह दाखविणारे पुरुष त्यांची शुश्रूपा करीत रहा-तात. उद्योगशृंखला असलला राजा जरी बुद्धिमान असला तरी निर्विष सर्पाप्रमाणे शत्रूंच्या अव-मानास पांच होतो.”

राजा जरी अत्यंत बलाढ्य असला, तरी त्याने निर्बल अशाही शत्रूला तुच्छ समजून असू नये. कारण, अग्नी जरी थोडा असला तरी तो दग्ध करून सोडतो; व विष जरी तो दग्ध असले तरी तें प्राण हरण करिते. दुर्गाचा आश्रय करून रहाणाऱ्या शत्रूपाशीं राज्याचे एकही अंग जर उक्कट प्रकारचे असले, तर तो ऐश्वर्यसंपन्न अशाही राजाच्या सर्व देशांला पिंडा देऊ शकतो. राजाने आपल्या गुप्त गोर्टीं उघडपणे केलेले भाषण, शत्रूंच्या पराजयासाठी लोक ठेवणे, अंतःकरणाची वक्रता, कारणामुळे करावे लागलेले कपटी आचरण व अवश्य करावे लागल्यामुळे केलेले पापकर्म हांच्या योगाने घडलेल्या दोषांचे परिमार्जन आणि निष्ठ शत्रुतापन दृष्टदृती नदीमध्ये स्नान करून

सरटपणाचे अवलंबन करावे; लोकांच्या ऐक्य-वृद्धीसाठी अन्यंत धार्मिक अशी कृत्ये करावी. राज्य हें एक अतिशय मोठे बंधन असून, व्याचा भार कर मनुष्यांना धारण करितां येत नाहीं; व अतिशय अमाचे वसतिस्थान असल्यामुळे मुढु मनुष्यालाही त्याचा भार धारण करितां येत नाहीं. सर्वांच्या इच्छेस संदेव पात्र असलेले हें राज्य केवल सरलत्वाचेच अवलंबन केल्यास आपल्या अर्धान ठेवितां येते. ह्यास्तव, हे युधिष्ठिरा, राजाने संदेव मिश्र वृत्तीने रहावे: प्रजेचे संरक्षण करण्याच्या कामीं जरी त्याजवर संकट ओढवले, तरी त्याच्या योगानेही ह्याला मोठा धर्म घडतो. सारांश, अशा प्रकारे राजांचे वर्तन असावे. हे करुणेश्वा, हा राजधर्मातील अगदीं स्वल्प अंश मीं तुला सांगितला. आतां तुला ज्याविषयीं संशय असेल ते विचार.

युधिष्ठिरादिकांचे स्वस्थानीं गमन.

वशापायन सांगतात:—याप्रमाणे भीमानं सांगितल्यानंतर भगवान् व्यास, देवस्थान, अश्म, श्रीकृष्ण, कृप, सात्यकि आणि संजय यांची मुखे विकसित होऊन ते आनंदाने “ वाहवा वाहवा ! ” असे हणून धार्मिकवर्य नरश्रेष्ठ भीमाची स्तुति करू लागले. पुढे, अंतःकरण दीन असलेला कुरुश्रेष्ठ युधिष्ठिर नेत्रांत अश्रु येऊन भीमाच्या चरणांला स्पर्श करीत करीत ह्याणाला, “ हे पितामहा, मी उद्यां हात्र वेळीं आपणांला माझा संशय विचारीन. कारण, आतां पृथ्वीतील रस शोषून घेऊन सूर्य अस्ताला जाऊ लागला आहे. ”

तदनंतर ब्राह्मणांना नमस्कार करून, आनंदोक ठेवणे, अंतःकरणाची वक्रता, कारणामुळे दित झालेले ते श्रीकृष्ण, कृप आणि युधिष्ठिरादि पांडव भागीरथीपुत्र भीमाला प्रदक्षिण करून रथारूढ झाले. पुढे ते अल्यंत नियम-योगाने घडलेल्या दोषांचे परिमार्जन आणि निष्ठ शत्रुतापन दृष्टदृती नदीमध्ये स्नान करून

जलामध्ये करावयाचीं कृत्ये व जप आणि तिलकधारणादि मंगलकृत्ये करून व यथा-विधि संघोपासना करून हस्तिनापुरांत गेले.

असल्यास सर्वही लोक व्याकुल होतात, असा सिद्धांत आहे, ज्ञाचे कारण काय? यांतील तत्त्व, हे भरतकुलधुरंधरा, ऐकण्याची माझी इच्छा आहे. हास्तव, हे वकृश्रेष्ठा पितामहा, मला ते संपूर्ण तत्त्वतः कथन करा. कारण, देवाप्रमाणे एकाच मनुष्यापुढे सर्व जगताने नम्र होऊन रहावें याचे कारण कांहीं अल्पसे असणार नाहीं.

अध्याय एकुणसाठावा.

—०—

राजाची उत्पत्ति व संक्षेपतः त्याचे धर्म.

वैशंपायन सांगतातः—नंतर प्रातः काली-

उठून पूर्वाङ्गीं करावयाचीं कर्म केल्यावर, नगराप्रमाणे विशाल असलेल्या रथांमध्ये आरो-हण करून ते पांडव आणि यादव गमन करूं लागले; आणि, हे निष्पापा, कुरुक्षेत्रात प्रविष्ट ज्ञाल्यानंतर वीरश्रेष्ठ भारीरथीपुत्र भीमाकडे जाऊन त्याला ‘रात्र सुखाने घेली ना?’ प्रजा धर्माच्याच योगाने परत्परांचे संरक्षण असे त्यांनी विचारले. मग त्यांनी व्यासप्रभूति करीत असत. हे भारता, याप्रमाणे धर्माच्या ऋषीना प्रणाम केला; व त्या सर्वांनी अभिनंदन केल्यानंतर ते भीमाच्या सभोवतीं त्याला लोकांना अत्यंत श्रम होऊ लागले; व तदनंतर चोहोकडून वेढून वसले. तदनंतर महातेजस्वी त्यांच्या ठिकाणी मोहाचा प्रवेश झाला. हे धर्मराज युधिष्ठिर भीमाचे यथाविधि पूजन नरश्रेष्ठा, याप्रमाणे ते मोहाच्या अधीन झाले, करून हात जोडून बोलून लागला.

युधिष्ठिर म्हणाला—हे भरतकुलोत्पन्ना शत्रु-धर्माचा नाश झाला. हे भरतकुलश्रेष्ठा, त्या तपाना राजा, राजा हा जो शब्द लोकांमध्ये वेळी ते लोक ज्ञानाचा नाश होतांच लोभाप्रचारांत आहे, त्याची उत्पत्ति कशी झाली हे च्या अधीन झाले; व ज्याची प्राप्ति झाली भला कथन करा. राजाचे हात, वाहु, कंठ, बुद्धि, नाहीं त्या वस्तूविषयीं मनुष्ये विचार करूं ईश्वर्ये, सुख, दुःख, पृष्ठ, मुख, उदर, शक, लागलीं. तेहां, हे प्रभो, त्यांच्या ठिकाणी आस्थि, मज्जा, मांस, रक्त, निखास, उच्छ्वास, काम हा एक दुसरा शत्रु उत्पन्न झाला. पुढे ते प्राण, शरीर, जन्म आणि मरण हीं व दुसरे-कामाच्या अधीन होतांच अनुराग (प्रेम) हा हीं सर्व गुण इतर मनुष्यांसारखेच असतांना, येऊन भिडला; आणि, हे युधिष्ठिरा, अनुराग-अत्यंत बुद्धिसंपन्न आणि शूर अशा लोकांवर युक्त ज्ञाल्यामुळे त्यांना कर्तव्य आणि अकर्तव्य त्याचे एकद्याचेच वर्चस्व कसें रहाते? शूर, हे कळेनासे झाले. गमन करण्याला योग्य अथवा वीर आणि सज्जन ह्यांनी व्याप असलेल्या अयोग्य प्रदेश, योग्य अथवा अयोग्य भाषण, संपूर्ण पृथ्वीचे तो एकटाच कसें पालन करितो? भक्ष्य अथवा अभक्ष्य, दोषयुक्त किंवा निर्दोष लोकही त्याच्या अनुयाहाची इच्छा कशाकरितां वस्तु ह्या कोणाचाच ते त्याग करीतानासे झाले. करितात? तो एकद्याच प्रसन्न असल्यास सर्वही अर्थात् द्वृष्टिं असो अथवा निर्दोष असो, त्या लोक प्रसन्न असतात, व तो त्याकुल झाला सर्वांचा स्वीकार करूं लागले. अशा रीतीनं हा

भीम्य सांगतातः—हे नरश्रेष्ठा, पूर्वी कृतयुगामध्ये राज्य करै उत्पन्न झाले हा सर्व उत्तीत तूंनियमपूर्वक त्रवण कर. पूर्वी राज्यही नव्हते, राजाही नव्हता. शिक्षाही नव्हती आणि शिक्षेस पात्र असा कोणी मनुष्यही नव्हता. कारण, सर्व योगाने परस्परांचे संरक्षण चालले असतां चोहोकडून वेढून वसले. तदनंतर महातेजस्वी त्यांच्या ठिकाणी मोहाचा प्रवेश झाला. हे धर्मराज युधिष्ठिर भीमाचे यथाविधि पूजन नरश्रेष्ठा, याप्रमाणे ते मोहाच्या अधीन झाले, करून हात जोडून बोलून लागला.

व त्यामुळे ज्ञानाचा लोप होऊन त्यांच्या धर्माचा नाश झाला. हे भरतकुलश्रेष्ठा, त्या विधीन अधीन झाले; व ज्याची प्राप्ति झाली भली ते लोक ज्ञानाचा नाश होतांच लोभाप्रचारांत आहे, त्यांना कर्तव्य आणि अकर्तव्य युक्त ज्ञाल्यामुळे त्यांना कर्तव्य आणि अकर्तव्य योग्य अथवा अयोग्य प्रदेश, योग्य अथवा अयोग्य भाषण, भक्ष्य अथवा अभक्ष्य, दोषयुक्त किंवा निर्दोष वस्तु ह्या कोणाचाच ते त्याग करीतानासे झाले. अर्थात् द्वृष्टिं असो अथवा निर्दोष असो, त्या लोक प्रसन्न असतात, व तो त्याकुल झाला सर्वांचा स्वीकार करूं लागले. अशा रीतीनं हा

मृत्युलोक नाश पावूं लागला तेव्हां वेदाचाही लेला मोक्ष हा नांवाचा जो चाथा पुरुषार्थ, नाश झाला; आणि, राजा, वेदाचा नाश त्याचेही वर्णन केलेले आहे. मोक्षाचा त्रिवर्ग झाल्यामुळे अर्थातच धर्मही नष्ट होऊन गेला. पूर्वी सांगितलेल्या त्रिवर्गाहून भिन्न सांगितलेला याप्रमाणे, हे नरश्रेष्ठा, वेद आणि धर्म या आहे. तो सच्च, रज आणि तम हा होय. दोहोंचा नाश झाला तेव्हां देवांना भीति पडली, शिवाय, आहे त्या स्थितीत रहाणे. अभ्युदय आणि त्यामुळे ते ब्रह्मदेवाला शरण गेले; आणि होणे व कथ्य होणे हा दंडजन्य त्रिवर्ग होय. दुश्खवेगाचे आवात होत असलेले ते देव लोक- अंतःकरण, दंश. काळ. साधने, फल, साहाय्य-पितामह ब्रह्मदेव याला प्रसन्न करून हात कें आणि कारण हा नीतिजन्य पृथक्षर्ग होय. जोडून म्हणाले, “हे भगवन्, मनुष्यलोका- हे भगतकुलश्रेष्ठा. ब्रह्मदेवानं केलेल्या त्या लक्ष मध्ये वास्तव्य करीत असलेले गावत असे अन्यायांमध्ये कर्मकांड. ज्ञानकांड. कृषि, नेतृत्वी ब्रह्म लोभ. मोह इन्द्रियाकांना मनु- त्यापार इन्द्रियादि उपर्यावरकं प्रकरण आणि प्यांच्या शरीरात संचार करून ग्रस्त करून प्रजापालन द्या विद्या विस्तृतपणे सांगितलेल्या सोडले आहे, त्यामुळे आम्हांला भीति पडली आहेत. अमात्यांचे संरक्षण करण्यासाठी ठवाव आहे. हे ईश्वरा, वेदाचा नाश झाल्यामुळे धर्मां- याचे गुप्त हेर. राजपुत्रांनी लक्षणे व ते ज चाही नाश झाला आहे; आणि त्यामुळे, हे गुप्त हेर ठेवावयाचे त्यांचे नानाप्रकारचे वेष व ब्रेलोक्याधिपते, आम्हीही मनुष्यांच्याच तोडीचे निरनिराळे प्रकार हेही त्यांत सांगितलेले तीन बनून गेलो आहो. कारण, आम्ही खालीं आहेत. तसेच, हे पृथक्षापते, द्या ग्रंथामध्ये भूलोकावर वृष्टि करितो; व मनुष्ये हीं ऊर्ध्व- साम. दान, भेद, दंड आणि पांचवी उपेक्षा भागीं असणाऱ्या स्वर्गलोकावर यज्ञादिद्वारा वृष्टि हीं पूर्णपणे सांगितलेली आहेत. सर्व करितात. पण सांप्रत त्यांचीं यज्ञादि कर्म बृद्ध प्रकारचे गुप्त विचार. शत्रुपक्षात भंद उत्तम पडलीं असल्यामुळे आम्हांला आमच्या जीवि- करण्यासाठी करावयाचे गुप्त विचार. ताचा संशय वाढू लागला आहे. यास्तव. हे त्यामध्ये पडणारा भ्रम. तो विचार सिद्ध पितामहा. आता यावर आम्हीं काय करणे झाल्यास अथवा न झाल्यास मिळणारे फल. अग्रस्वर आहे त्याचा आपण विचार करा. निकृष्ट, मध्यम आणि उत्तम असा तीन प्रकारचा सांप्रत, आपल्या प्रभावाने उत्पन्न झालेला जो संघि, व भीति. सन्कार आणि दृश्य हीं त्याची आमचा ईश्वरत्व. सत्यसंकल्पत्व इन्द्रियादि स्वभाव कारणे द्याचे त्यांत पूर्णपणे वर्णन केलेले आहे. तो नष्ट होऊं लागला आहे !”

चार प्रकारचे स्वारी करण्याचे काळ. विस्तृत

हे एकून भगवान ब्रह्मदेव त्या सर्व देवांना असा त्रिवर्ग, धर्मविषयक विजय, व आंसुर म्हणाले, ‘हे सुरश्रेष्ठहो, आपण भीति सोडून विजय याचेही त्यांत पूर्णपणे वर्णन आहे. या मी तुमच्या कल्याणाविषयीचा विचार करितो.’ अमात्य. राष्ट्र, दुर्ग, बल आणि कोश हा पंच असे म्हणन त्यांने स्वतःच्या बुद्धीनिं एक लक्ष वर्गाचीं उत्तम, मध्यम आणि निकृष्ट अर्थां तीन अध्याय निर्माण केले. हांमध्ये त्रिवर्ग या नांवाने प्रकारचीं लक्षणे त्यांत वर्णिलेली आहेत. एक प्रस्थात असलेल्या धर्म, अर्थ आणि काम ह्या आणि अप्रकट अशा दोहों प्रकारच्या सेव्याचे तिहीचे ब्रह्मदेवाने वर्णन केलेले आहे; व त्याज- त्यात वर्णन केलेले आहे. त्यापेक्षा, प्रकट दून निराळा उद्देश आणि निराळे गुण अस-

सेन्याचे प्रकार आठ असून गुप्त सेन्याच्या प्रकारी पीडा करी यावी हेही त्यांत सांगितलेले आहे. रांचा पुष्कळ विस्तार आहे. हे कुरुकुलोपन्ना, सात अंगर्णी युक्त असलेल्या राजाचा हास, रथ, गज, अख, पद्माति, विटि (वेटे), नौका, वृद्धि, समता यांचे स्वरूप, दूत आणि गुरु हेर आणि धर्मोपदेशक ही प्रकट सेन्याची सामर्थ्य त्यांच्या योगानें स्वराष्ट्राची वृद्धि आठ अंगे त्यांत सांगितलेली आहेत. जंगम करण्याचा प्रकार, आणि शत्रु, मध्यस्थ व मित्र आणि स्थावर विपादिकांच्या चूर्णाची स्पर्श हांच्या स्वरूपाचा विस्तार हीही त्यांत वर्णिकरावयाच्या पदार्थामध्ये व अन्नामध्ये करावलेली आहेत. अत्यंत बलवान् अशाही शत्रुवाँची याची योजना, नानाप्रकाराचे जारणमारणादि युद्ध करणे व त्याजवर उलट मारा करणे, गुप्त उपाय, व शत्रु, मित्र आणि उदासीन द्यांची विवादांचा अव्यंत सूक्ष्म विचार, दुष्ट लोकांचे उक्षणेही त्यांमध्ये वर्णिलेली आहेत; ग्रहनक्षत्रा- निर्मलन, व्यायाम, शस्त्रास्त्रप्रयोग करदिकांच्या मार्गाची फलं, भूमीचे गुण, आन्मसंसर- एव्याचा अभ्यास, दान, द्रव्यसंग्रह, पोषण न क्षण, आश्वासन, कारखान्यांचे निरीक्षण करणे, होणाऱ्यांचे पोषण करणे, व पोषण होत असेल मनुष्ये, गज, रथ आणि अश्व त्यांच्या हृदृतेचे त्यांचा परामर्श घेणे, योग्य वेळी द्रव्यदान व पृथीचे अनेक योग, नानाप्रकाराची नवी करणे, व व्यसनामध्ये आसक्त नसणे द्याही गोष्टी असलेले अवृह, विलक्षण युद्धचातुर्य, धूमकेतु- त्यांत सांगितल्या असून, राजांचे व सेनाप्रभुति उत्पात, उल्कापातादिक निपात, उक्तृष्ट पसीचे सर्व गुण, धर्मादि तीन पुस्तकार्थांचे प्रकाराचे युद्ध, शुभकारक पलायन, शस्त्रांना साधन व त्यांतील गुणदोष, नानाप्रकाराचे दुराधार देण्याचा प्रकार, तसेच, हे भरतकुलेष्ट्रा, चार, सेवकांना यावयाचे वेतन, सर्वांचाही संशसामर्थ्य आणि संकट यांसंबंधाचे जान, यितपणा, प्रमादाचा त्याग, प्राप्त न शालेले सेन्याला आनंदित उवयण्याचा प्रकार, पीडा व द्रव्य मिळविणे, मिळविलेले वाढविणे, आणि अनेक संकटे यांचा समय, पाशद्रव्यांचा नंतर वाढविलेल्या द्रव्याचे सत्यात्र लोकांना विद्या, अभिमंत्रित अशा दुर्दीर्घाच्या ध्वनीवरून दान करणे, अर्ध्या द्रव्याचे धर्मकृत्यासाठी दान प्रयाणादिक फले संगमण्याचा प्रकार, पताका- करणे, निसंन्या चतुर्थाचा आपल्या इच्छेप्रमाणे दिक आणि मंत्रादिक अशा दोहो प्रकारच्या विनियोग करणे व चौथ्या चतुर्थांशाचा संकट- योगांच्या दर्शनानं व श्रवणाने शत्रुला मोह प्रसंगी व्यय करणे द्याही गोष्टीचे त्यांत वर्णन उन्पन्न करण्याचा प्रकार, चार व अरण्यामध्ये केलेले आहे. हे कुरुत्रेष्टा, क्रोधज आणि वामव्य करणारे भयंकर लोक यांजकडून कामज अर्शी भयंकर दहा व्यसने हीं या शत्रुंच्या राष्ट्रास पीडा देणे, अग्नि लावणार, ग्रंथांत सांगितलेली आहेत. हे कुरुकुलेष्ट्रा, विष देणार, प्रतिविचै उठविणार, निरनिराळ्या मृगया, यूत, मव्यप्राप्त आणि खिया हीं जी वगतील मृग्य मृग्य मनुष्यांत फायाकृत करून, कामज व्यसने आचार्यांनी सांगितली आहेत, हच्चीना पिसाळून अथवा न्यांच्या शरीरांत ती वलंदवाने या ग्रथांत वर्णिलेली आहेत. रोग उत्पन्न करून, आपन्यावर प्रेम करण्यान्या कठार शब्दांचा प्रयोग, उग्रत्व, कडक शिक्षा, मनुष्याचा वहूमान करून व त्याचा आप- मनोनिग्रह, द्रव्यांसंबंधी व्यसन, नानाप्रकाराची न्यावर विश्वास वसवत घेऊन शत्रुंच्या राष्ट्राला यांवे व त्यांच्या कृति यांचेही त्यांत वर्णन आहे. ज्ञावरून पर्वी फोटोग्राफी अमार्वा अमें डिमंते, आपल्या सेन्याकडून शत्रुंच्या सेन्याला पीडा

देणे, व्याजवर उलट मारामारी करणे, शत्रुच्या ज्या उपायांची योजना केली असतां लोक घ्यादि चिन्हांचा भंग करणे, देवमंदिरं आणि ऐष अशा धर्ममार्गापासून भ्रष्ट होणार नाहीत वृक्ष यांचा विध्वंस करणे, वेढा देणे, कार्य करण्या- हे सर्व उपाय त्या नीतिशास्त्रामध्ये सांगितलेले विषयींची आज्ञा, युद्धादिकांची साधने, कवचादि आहेत. हे उत्कृष्ट प्रकारचे शास्त्र निर्माण केल्या-वस्तु, आणि, हे युधिष्ठिर, पणव, आनक, शंख, नंतर आनंदित होऊन भगवान् प्रभु ब्रह्मदेव भेरि इत्यादि वाचं तयार करण्याच्या युक्ति, रन्ने, इंद्रप्रभृति सर्व देवांना म्हणाला की, “लोकांना पशु, पृथ्वी, वस्त्र, दासदासी आणि सृष्टी त्या उपयोग व्हावा. व धर्मादि शिवर्गांची स्थापना सहा प्रकारच्या द्रव्यांचे संपादन व शत्रुच्या क्वाही त्यासाठी मीं आपल्या बृद्धींने सरस्वतींचे द्रव्यांचा विध्वंस करणे, प्राप आलेल्या द्रव्या- केवल नवनीतच असे हे नीतिशास्त्ररूपी ज्ञान बद्दल शांति बाळगणे, सत्पुरुषांचा सन्मान निर्माण केले आहे. हे शास्त्र दंडाच्या साहाय्याने करणे, विद्वानांशीं पैक्य उवणे, दान, होम तां- सर्व लोकांचे संरक्षण करील व निश्च आणि विषयींचे ज्ञान असणे, शुभकारक वन्तुच्या स्पर्श अनुग्रह करीत राहून लोकांमध्ये प्रचारांत येईल, करणे, शरीर अलंकृत करणे, आहाराची योग्यता त्या शास्त्रांत सांगितलेल्या दंडाच्या योगाने व संदेव आस्तिकपणे असणे याही सर्व लोकांना पुस्ताररूपी फलाची प्राप्ति होते, गोष्टींचे त्यांत वर्णन आहे: व पैक्यांतच किंवा या शास्त्रावस्तु दंड केला जातो, म्हणूनच उद्योग कसा करावा हेही त्यांत सांगितलेले हे दंडनीति या नांवाने प्रसिद्ध होऊन ब्रेल-असून, सत्यता, मधुर भाषण, उत्सवांविषयींची क्यामध्ये वास्तव्य करील. संधि, यान, परिग-आणि समाजांची कर्तव्य, गृहकृत्ये, सर्वही ग्वान्या त्यासन, द्विधामव, अन्यनृपाश्रय व विग्रहासन तील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गोर्धा, संदेव भूत्यादिकांच्या त्या पडगुण्यांचे गुणदोष हेच जीवांचे सार-वर्तनांचं निरीक्षण, ब्राह्मणांची दंडास अपात्रा व भूत आहेत अशी ही राजनीति पुढे महात्मे त्यांना युक्तीने शिक्षा करणे, आपल्या आधारावर पुरुषांमध्ये राहील. हिजमध्ये धर्म, अर्थ, काम उपर्जिका करणे, आपल्या जातीतील लोक आणि आणि भोक्ष हे सर्व सांगितलेले आहेत.” असे सद्गुण ह्यांच्याचकरिता पैक्यरूपींचे वस्तुत्व, ब्रह्मदेवांनी भाषण केल्यानंतर, प्रजेच्या आयष्या-पौरजनांचे संरक्षण, राष्ट्राचा विस्तार, राष्ट्रासंघ्या न्हास होत आहेहे जाणून, अनेकमृतिसंपत्त, वंधाने त्याच्यासमोबद्धीं चोहां दिशेस अस- विशालनयन, कल्याणकारक व नित्य अशा णांग्या शत्रु, मित्र आणि उदासीन राजांविष- पावरीषति भगवान् श्रीशंकरांनी त्या नीतीचा यींना विचार, बारा प्रकारचे शरीरसंस्कार आणि प्रथम अंगीकार केला: व त्यांनी ब्रह्मदेवाने देश, जाति व कूल त्यांचे धर्म त्या ग्रंथामध्ये केलेल्या मांठेमोळ्या अन्वांचे वर्णन असलेल्या वर्णन केलेले आहेत. हे अत्यंत चातुर्यसंपत्ता, त्या शास्त्राला संक्षिप्त स्वरूप दिले. त्या रांझप यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि भोक्ष हे पुनर्नीतिशास्त्राला वेशालाई गेसे म्हणतात. त्यांचे पार्थ, सामादिक उपाय आणि नानाप्रकारचे द्रव्य- अस्त्रयन करून भहातपर्यं व अंद्रजहितकारक संपादनाचे उपाय, वशीकरण कर्म, मायावी प्रयोग, भगवान् इद्रानं त्या दहा हजार अस्त्राय अस- व ज्यांतील पाणी कमीअधिक होत नाहीं असे लेल्या श्रीशंकरांक शास्त्राचाही संक्षेप केला. जलप्रवाह दूषित करण्याचा प्रकार, हे नृपत्रेषा, वा युधिष्ठिर, त्यांचे पांच हजार अस्त्राय असून हींही ह्यांत वर्णिलीं असून, हे नृपत्रेषा, ज्या त्प्राला बाहुदंतक अशी संज्ञा आहे. सामर्थ्यसंपत्त

अशा बृहस्पतीने, आपल्या बुद्धीनें त्याही शास्त्रा- तेव्हां त्यांतून बेडौल, खुजा शरीराचा, आरक्ष-
ला संक्षेप देऊन त्याचे तीन हजार अध्याय वर्ण नेत्र व कृष्णवर्ण केश असलेला, व दाध
केले. त्याला बाह्यस्पत्य-शास्त्र असें म्हणतात. शालेन्या काषायप्रमाणे दिसणारा एक पुरुष निर्माण
अत्यंत ज्ञानसंपन्न, योगाचार्य व महाकीर्तिसंपन्न, झाला. त्याला क्रृषीनीं “निर्षीद (वैस) ”
शुक्र ह्याने तेही शास्त्र एक हजार अध्याय असें हाठले. पुढे त्याजपासून क्रूर व पर्वताव-
करून संक्षेपांत आणिले. याप्रमाणे, मनुष्यांचे आयु- रील वनांचा आश्रय करून रहाणारे निषाद (भिल)
प्य स्वल्प असून व त्यांचा द्वास होत आहे हे जाणून आणि विध्यपर्वतावर रहाणाऱ्या दुसऱ्याही शेंकडे
महर्षीनींही लोकांच्या अनुरोधानें ह्या शास्त्राला हजारों म्लेच्छजाति निर्माण झाल्या. पुढे पुन-
संक्षित स्वरूप दिले. असो; पुढे, देव प्रजाधिपति रपि त्या महर्षीनीं वेनाच्या उजव्या बाहूचे
श्रीविष्णुची भेट घेऊन त्यांना “ मनुष्यांमध्ये मंथन केले, तेव्हां त्यांतून स्वरूपानें जणू दुसरा
ज्याला एकत्र्यालाच श्रेष्ठत्व देणे योग्य असेल इंद्रच असा एक पुरुष उत्पन्न झाला. त्याने
असा कोण आहे तें सांगा. ” असे विचारूं शरीरावर कवच चढविलेले होतें; त्याच्या
लागले, तेव्हां भगवान् कांतिसंपन्न प्रभु श्रीविष्णु कंवरेस तरवार लक्ष्मीली होती; त्याजपाशां
त्यांनी विचार करून तेजोमय असा विरजा धनुष्यबाण होते; तो वेद आणि वेदांमें जाण-
शा नांवाचा एक मानसिक पृत्र निर्माण केला. णारा असून धनुर्विंतही पारंगत होता; आणि,
पण तो महाभाग्यशाली विरजा भूतलवरील हे राजा, संपूर्ण दंडनीतीनेंही त्या नरश्रेष्ठाचा
प्रभुत्वाची इच्छा करीना. कारण, हे पांडवा, आश्रय केलेला होता. पुढे तो वेनपुत्र हात
संन्यास करणेच त्याच्या बुद्धीला आवडत जोडून त्या महर्षीना ह्याणाला कीं, ‘माझ्या
होतें. त्याला कींतिमान् ह्याणून एक पृत्र झाला. तिकाणीं धर्म आणि अर्थ यांचें अवलोकन कर-
पण तोही विषयांच्या फेयांतून पार निघून णारी अत्यंत सूक्ष्म अशी बुद्धि उत्पन्न झालेली
गेला. त्याला कंदम नांवाचा एक पृत्र होता. आहे. तिच्या योगानें मीं कोणतें कार्य करू
तोहीं मोठें तप करू लागला. त्या कंदम प्रजा- तें आपण मला वास्तविकपणे कथन करा. पुरु-
षिपतीला अनंग या नांवाचा पृत्र झाला. हा पार्थीसंबंधीचें जे कांहीं कार्य आपण मला
सौजन्यसंपन्न, दंडनीतिशास्त्रामध्ये निष्णात व सांगाल तें मी करीन, ह्याविष्यांची संशय नको.’
प्रजेचे संरक्षण करणारा असा होता. ह्या अनंग हे ऐकून त्या देवांनीं व क्रृषीनीं त्याला असे
गाच्या अतिवल नांवाच्या नीतिमान् पुत्रांने सांगितले. “ ज्या कृत्यामध्ये नियमानें धर्म
महाराजत्वाचा स्वीकार केला. व पुढे तो ईंद्रि- वास्तव्य करीत असेल त्याचे तू निःशंकपणे
यांच्या अधीन झाला. हे राजा, सुनीथा या आचरण कर. तू कोणाचे प्रिय अथवा अप्रिय
नांवाची त्रैलोक्यविस्थात अशी मृत्यूची एक करण्याचे सोडून देऊन सर्व प्राण्यांवर सम-
मानसकन्या होती. तिजपासून वेन नामक पृत्र दृष्टि ठेव. काम, क्रोध, लोम आणि मोह ह्यांना
उत्पन्न झाला. तो रागद्वेषांच्या अगदीं स्वाधीन दूर झुगाळून दे. लोकांमध्ये जो कोणी मनुष्य
असून प्रजेशीं नीतीने वागत नसे, यामुळे धर्मग्रष्ट होईल त्याला तूं आपल्या बाहुबलाने
ब्रह्मवादी मुनीनीं अभिमंत्रण केलेल्या दर्भांच्या शासन कर. कारण तूं धर्मावर दृष्टि ठेवणारा
योगानें त्याचा वध केला. नंतर त्यांनीं मंत्र आहेस, ‘ मी भूमितलावर वास्तव्य करणाऱ्या
ह्याणून त्याच्या उजव्या मांडीचं मंथन केले. ब्रह्माचे अर्धात् वेदांचे आणि ब्राह्मणांचे संरक्षण

करीन. मी केळळांही स्वतंत्रपणे न वागतां राज-असें द्रव्य अर्पण केले. सुवर्णपर्वत महा-
नीतीमध्ये जे धर्म नित्य हाहून सांगितले आहेत मेह याने त्याला स्वतः सुवर्ण अर्पण केले.
त्यांचे निःशंकपणे आचरण करीन.' अशी यक्षराक्षसांचा अधिष्ठित भगवान् कुबेर याने
कायावाचामनेकरून प्रतिज्ञा कर. तसेच, हे धर्म, अर्थ आणि काम या पुरुषार्थाची सिद्धि
शत्रुतापना प्रभो, 'मी ब्राह्मणांना शिक्षा कर-करण्याविषयीं समर्थ असें द्रव्य त्याला अर्पण
णार नाहीं व सर्व लोकांचे संकरापासून संर-केले. हे पांडुपुत्रा, वेनपुत्र पृथुने मनांत आण-
क्षण करीन.' अशीही प्रतिज्ञा कर.

नंतर त्या ऋषींना पुढे करून तेथें असलेल्या असें द्रव्य अर्पण केले. सुवर्णपर्वत महा-
देवांना तो वेनपुत्र हाणाला, 'पुरुषत्रेष्ठ महाभाग्य-मनुष्यांना जरा, व्याधि आणि मानसिक चिंता
शाली ब्राह्मण हे मला पूज्य आहेत.' हावर हीं नव्हतीं; दुर्भिक्ष पडत नव्हतें; सर्पाची
ठीक आहे' असें त्या ब्रह्मवादी लोकांनी उन्तर अथवा चोराची भीति नव्हती; व मनुष्यांमध्ये
दिले. नंतर, वेदांचा केवळ सांठाच असा शुक्र परस्परांपासून परस्परांलाही भीति नव्हती. तो
त्याचा पुरोहित शाला. वालखिल्य आणि राजा समुद्रांतून गमन करणार असला की
सारस्वत्य नामक देवगण हे त्यांचे मंत्री शाले. त्याला जातां यांचे म्हणून पाणी गोठून जाई; पर्वत
महर्षी भगवान् गर्ग त्यांचे ज्योतिषी शाले. त्याला मार्ग देत असत; त्याच्या घजाचा केळळांही
हा वेनपुत्र श्रीविष्णुपासून आठवा पुरुष होय, भंग शाला नाही. त्यांने पृथ्वीची धार काढिली,
अशी लोकांमध्ये प्रमाणभूत असलेली वदंता तींच सतरा प्रकारचीं धार्ये होत. त्यांपैकीं
आहे. त्याच्या पूर्वीच सूत आणि भागध हे दोन ज्याची अपेक्षा होती तें त्यांने पृथ्वीपासून
त्यांचे स्तुतिपाठक उल्लळ शाले होते. त्यांच्या वर प्रसन्न होऊन प्रतापशाली वेनपुत्र राजा दोहन करून काढिले. त्या महात्याने हा सर्व
पृथु यांने सुताला अनुप नांवाचा देश व माग-लोक अत्यंत धर्मनिष्ठ करून सोडला, व प्रजेचे
धाला मांगध देश दिला. त्या वेळी भूमीवर रंजन केले, म्हणूनच त्याला राजा असे म्हण-
अतिशय खांचखळगे होते. सास्तव त्या राजांने तात. क्षता (संकट) पासून ब्राह्मणांचे ब्राण
भूमि साफ केली असें आमच्या गेकिवांत (संरक्षण) केले म्हणून त्याला क्षत्रिय असें
आहे. कोणतेही मन्त्रंतर शाले कीं, पृथ्वीवर म्हणतात. स्वभावतःच विस्तीर्ण असलेल्या
खांचखळगे उत्पन्न होतात. असो; पुढे वेनपुत्र भूमीला अनेक लोक त्या पृथूच्याच संबंधाने
पृथुने आपल्या धनुष्याच्या अद्यांने पृथ्वीवर पृथ्वी असे म्हणतात. हे भरतकुलोत्पन्ना राजा
चोहोंकडे असणारा शिलासमुदाय तेथून युधिष्ठिरा, तुश्या आज्ञेवाहर कोणीही जाणार
काढून टाकला. त्यामुळे पर्वत वाढले. त्याला देव, नाहीं असे सांगून स्वतः सनातन श्रीविष्णुंनीच
ऋषी आणि प्रजापालक ब्राह्मण यांसहवर्तमान त्याची स्थापना केली. राजाच्या शरीरामध्ये
श्रीविष्णु आणि देवेंद्र यांनी राज्याभिषेक केला. भगवान् श्रीविष्णुंनीं प्रवेश केला आहे, म्हणूनच
हे पांडुपुत्रा, प्रत्यक्ष पृथ्वीनेच त्याचा स्वीकार लोक हे मनुष्यांतील केवळ देवताच अशाही
केला, व त्याला रल्ये समर्पण केली. तसेच, लोकांना केवळ देवतुल्य असणाऱ्या राजाला
हे युधिष्ठिरा, नदीपति समुद्र, पर्वतश्रेष्ठ हिमा-प्रणाम करितात. राजा युधिष्ठिरा, दंडनीतीच्या
लय आणि इंद्र यांनीही त्याला अविनाशी अनुरोधाने सर्वांचे संरक्षण केले पाहिजे; व

हेरली हृषीच्या द्वाराने प्रजादिकांचे सर्व कोणाही शत्रूना राजाचा पराजय करिता येत नाही. कारण, हे राजेंद्रा, शुभकर्म शुभ असेच फल देते. यास्तव, राजाने अंतःकरण आणि कृति या दोहोच्या योगाने शुभ कर्मेच घटवून आणित असावे, हेच त्याचे संक्षेपतः कर्तव्य होय. अशा प्रकारचे दैविक गुण राजाच्या अंगी असल्यावाचून लोक तरी त्याच्या स्वाधीन काय म्हणून रहातील?

असो. युधिष्ठिरा, त्या वेळी श्रीविष्णुच्या ललाटांत एक कमल निघाले. त्यांतून ज्ञानसंपन्न धर्मीची पत्नी देवी श्री ही उपन शाली. आणि, हे पांडवा, तिच्या ठिकाणी धर्मापासून अर्थ नामक पुत्र उत्पन्न झाला. व नंतर धर्म, अर्थ आणि श्री हीं राज्यामध्ये स्वस्थपणे राहू लागलीं. वा युधिष्ठिरा, पुण्यकथ्य केल्यामुळे सर्वलोकांतून पृथ्वीवर येऊन मनुष्य राजनीतीमध्ये निष्णात असा पृथ्वीपित होतो; व भूतलावर त्याला श्रीविष्णुचे महत्त्व प्राप होते; आणि तो विचारसंपन्न होऊन महात्मा बनतो. देवांनीच त्याची राज्यावर स्थापना केली असल्यामुळे कोणीही त्याची आज्ञा उल्लंघन करीत नाही. सर्व जग त्याच्या स्वाधीन होऊन रहाते व त्याच्यावर कोणाहीरी सत्ता असत नाही. राजा हा सर्व प्रकारं इतर लोकां सारखा असतां लोक त्याच्या आज्ञेत वागतात, याचे कारण त्याचे शुभकर्म होय. हे राजेंद्रा, शुभ कर्म हें शुभ असेच फल देत असते. जो कोणी मनुष्य प्रसन्न असे राजमुख अवलोकन करितो, तो त्याच्या स्वाधीन होऊन रहातो; आणि राजा ऐश्वर्यसंपन्न आहे, त्याला लोकांची अपेक्षा आहे, आणि तो सुस्वरूप आहे असे असो. युधिष्ठिरा, त्या दंडनीतीला महत्त्व

असल्यामुळे तिचीं अत्यंत स्पष्ट अर्थीं लक्षणे, ज्याने हें सर्व विश्व व्यापून सोडले आहे अशा न्यायाचा विषुल प्रचार, पुराणांची उत्पत्ति, तीर्थ आणि नक्षत्रे यांचे वंश, चार प्रकारच्या आश्रमांचे सर्व धर्म, चार प्रकारचीं होमकर्मे, चार वर्णांच्या क्रिया, चार विद्या, इतिहास, वेद, संपूर्ण न्याय, तप, ज्ञान, अहिंसा, सत्य, असत्य, ऐष्ट प्रतीकी नीति, वृद्धांची शुश्रूषा, दान, शुचिभूत-पणा, उद्योग, भूतदया व भूमर्भजान हीं सर्व त्या ब्रह्मदेवाने निर्माण केलल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत, यांत संराय नाही. हा शास्त्रांचे ज्ञान असते, ह्याणनच, हे प्रजाधिपते राजाधिराजा युधिष्ठिरा, देव आणि नृपति ह्या उभयतांची योग्यता सारवीच आहे असे सुज लोक सौदेव ह्याणत असतात. हे भरतकुल-ऐष्टा, राजांच्या महत्त्वासेवंधाने मीं तुला हे सर्व पूर्णपणे सांगितले. आतां दुसरे काय विचारावयाचे राहिले आहे?

अध्याय सातवा.

—०—

वर्णाश्रमधर्मकथन.

वंशांपायन सांगतात:-तदनंतर पुनरपि भागी-स्थीपत्र पितामह भीमाला वंदन करून तो नियमनिष्ठ युधिष्ठिर हात जोडून विचारं लागला कीं, ‘चारी वर्णांचे निरनिराळे धर्म कोणते यांचे कारण त्यांचे शुभकर्म होय. व चार वर्णांच्या आश्रमांसेवंधाचे धर्म कोणते, आणि राजधर्म कोणते; तसेच, हे भरतकुल-ऐष्टा, राष्ट्रांची अभिवृद्धि कशाच्या योगाने होते, राजाचा अभ्युदय होण्याचा उपाय कोणता, आणि नगरवासी लोक व सेवक यांची अभिअपेक्षा आहे, आणि तो वृद्धि होण्याचा उपाय कोणता, राजाने कोश, दड, दुर्ग, साहाय्यकर्ते, मंत्री, याजिक, पुरोहित आणि आचार्य हे कोणत्या प्रकारचे असल्यास

त्यांचा त्याग केला पाहिजे, कोणाकर विश्वास विषयीं सैद्ध उद्युक्त असावें; आणि संग्रामामध्ये ठेवला पाहिजे, आणि हे पितामहा, एखाद्या पराक्रम गाजवावा. जे राजे यज्ञ करितात, संकटामध्ये स्वतःचे पूर्णपणे संरक्षण करें केले शास्त्रज्ञानसंपन्न असतात व संग्रामामध्ये जय पाहिजे, हें मला कथन करा.

भीष्म मृणाले:—पृथ्य अशा धर्माला नम-उक्तुष्ट प्रकारची सद्भावि मिळते. क्षत्रियाने स्कार असो. जगदुत्पादक श्रीकृष्णाला नमस्कार शरीरास जखम न ब्हावी मृणून संग्रामांतून असो. ब्राह्मणांना नमस्कार करून मी आतां परावृत्त होणें या कर्माची प्रशंसा इतिहासवत्ते शाश्वत असे धर्म सांगतों. अकोथ, सत्य भाषण, लोक करीत नाहीत. संग्राम हाच क्षत्रियांचा संविभाग, क्षमा, स्वस्त्रीचेच ठायीं प्रजेत्वति, मुख्य धर्ममार्ग होय असें सांगितले आहे. शुचिर्भूतपणा, द्रोहाचा अभाव. सरलत्व आणि कारण, शत्रुनाशनावांच्याने श्रेष्ठ असें याचें दुसरे पांश्चर्यवर्गांचे पांश्चर्य हे नऊ धर्म सर्व वर्णाना कोणतेही कर्तव्य नाही. दान, अध्ययन आणि साधारण आहेत. आतां ब्राह्मणांचा जो मुख्य यज्ञ हे क्षत्रियांनी संपादन केलेल्या संपत्तीच्या धर्म आहे तो सांगतों.

हे महाराजा, इंद्रियदमन आणि वेदाभ्यास अभिलाष करणाऱ्या राजाने विशेषकरून हाच पुरातन कालापासून चालत आलेला युद्धच केले पाहिजे. राजाने सर्व प्रजांना ब्राह्मणांचा धर्म होय. एवढ्यानेच त्यांच्या आपापल्या धर्माप्रमाणे वागावयास लावून धर्मांडितकर्तव्यतेची समाप्ति होते. तशा प्रकारचा च्याच योगाने शांतिसंबंधाचीं सर्व कर्म करावी. स्वकर्मनिष्ठ, दुष्कर्मे न करणारा. शांतिसंपन्न केवळ प्रजेचें पालन केल्यानेच राजाच्या इति-आणि ज्ञानाच्या योगाने तृप्त शालेला ब्राह्मण कर्तव्यतेची परिसमाप्ति होते. मग तो दुसरें कांही मिळाल्यास संतीसाठीं त्याचा विवाह करून करो अथवा न करो. इद्द हें क्षत्रियांचे देवत आहे. यावा. ब्राह्मणांनी दान करावें. यज्ञ करावा. युधिष्ठिरा, आतां वैश्यांचा जो धर्म आहे आणि आपल्या द्रव्याचा भाग सर्वाना देऊन तो तुला सांगतों, ऐक. दान, यज्ञ, अध्ययन आपणही त्याचा उपभोग घ्यावा. असें सत्पृ-आणि शुचिर्भूतपणे द्रव्यसंयह हे वैश्याचे धर्म रुषांनी सांगितले आहे. केवळ वेदाध्ययन केले आहेत. वैश्याने पित्याप्रमाणे वागून सर्व पशुचे कीं ब्राह्मणाची इतिकर्तव्यता संपते. त्याने संरक्षण केले पाहिजे. त्याने हे केल्यावांच्युन दुसरें कांहीं करावें अथवा न करावें. मित्र ही इतर कर्म करणे हे दुष्कर्म होय. पशुचे संर-ब्राह्मणांची देवता आहे, असें हाटलेले आहे. क्षण केले ह्याणजेच त्याला विपुल अशा सुखाची हे भरतकुलोत्पन्ना, आतां क्षत्रियांचा जो धर्म प्राप्ति होते. ब्रह्मदेवाने वैश्यवर्ण निर्माण केल्या-आहे तो सांगतों.—क्षत्रियाने कोणाकडे वर त्याला सर्व पशु अर्पण केले; आणि याचना करू नयेत; यज्ञ करावा, परंतु दुस-त्राह्मण व क्षत्रिय यांना सर्व प्रजा अर्पण केल्या. याच्या यज्ञाने प्रयोग चालवू नयेत; स्वतः अध्ययन करावें, पण दुसऱ्याला पढवू नयेत; प्रजेचें पालन करावें; तस्करांचा वध करण्या-

१ आपण जें जें मिळवितों त्यात सर्वांचा भाग आहे असें समजणें.

असो; आतां वैश्याचे वर्तन कसें असावे आणि त्याची उपजीविका कशावर हें मी सांगतों. सहा धेनूचे संरक्षण करणाऱ्या वैश्याने आपली उपजीविका ह्याणने त्यांपैकीं एका धेनूचे दूध घ्यावें; शंभर धेनूचे पालन करणाऱ्या वैश्याने

एक खेनु आणि एक वृषभ हीं आपल्या वेतना-अपत्य नसेल त्याला पिंड याचा, आणि वृद्ध दासल घ्यावीं. व्यापार केला असतां त्यांत जो व निर्बल ह्याचे पोषण करावे. शुद्राने कोण-लाभ होईल त्याचा सप्तमांश वेतन म्हणून त्याही संकटामध्ये आपल्या स्वामीचा त्याग घ्यावा. शृंगयुक्त पशुंचा व्यापार केला असतां, करूं नये. इतकेच नव्हे, तर आपल्या धन्याचे त्यांतील नफ्याचाही सप्तमांशच घ्यावा. महा द्रव्य नष्ट झाले असेल तर त्याचे आप-मूल्यवान् अशा पशुंच्या खुरांचा व्यापार केला णच विशेष प्रकारे पोषण करावे. शुद्राचे असतां त्यांतील लाभाचा षोडशांश घ्यावा. स्वतःचे असें द्रव्यच नाहीं. कारण, त्याचे द्रव्य सर्व प्रकारची धन्ये आणि बीजे ह्यांच्याही घेण्याचा अधिकार त्याच्या धन्यालू असतो. व्यापारांत एक वर्षाबद्दल लाभाचा सप्तमांश हेच हे भरतकुलोत्पन्ना, ब्राह्मणादि तीन वर्णाला व वेतन घ्यावे. वैश्याने, मी पशुंचे रक्षण करणार शुद्रालाही यज्ञाचा अधिकार आहे. केवल नाहीं असे केवळांही मनांत आणे नये: स्वाहाकार, वषट्कार आणि वेदिकमंत्र हे मंत्र आणि त्याने तसे मनांत आणल्यास दुसः-शुद्राला नाहींत. यास्तव, शुद्राने यज्ञायवत न्यांनी तें कर्म कोणत्याही प्रकारे करूं नये. आचरण न करितां अमंत्रक पाकयज्ञ स्वतः

आतां, हे भारता, शुद्रांचा धर्म कोणता करावे. या पाकयज्ञाची दक्षिणा दोनशे उपनी हें मी तुला सांगतों. ब्रह्मदेवाने शुद्राना इतर मुठी धन्य ही आहे असे सांगितले आहे. पंज-सर्व वर्णाचे दास उरविलेले आहेत, म्हणून वन नामक शुद्राने अमंत्रक यज्ञविधि करून शुद्रांनी इतर सर्व वर्णाची शुश्रूषा केली एक लक्ष पूर्णपात्रे दक्षिणा दिलेली होती पाहिजे. त्यांची शुश्रूषा केल्याने त्याला मोऱ्या असे आमच्या ऐकण्यांत आहे. हे भरतकुलो-सुखाची प्राप्ति होते. म्हणूनच शुद्राने हा त्वचा, यावर तूँ ‘शुद्राला यज्ञाचा अधिकार तीन वर्णाची अनुक्रमे शुश्रूषा करावी. शुद्राने कोठून आला,’ असे गृहणशील, पण तसे नाहीं. केवळांही द्रव्यसंचय करूं नये. कारण, पापी कारण, सर्व वर्ण जो यज्ञ करितात त्याजवर मनुष्य द्रव्य मिळविल्यानंतर अतिशय मोऱ्या शुद्राचाही हक्क आहे. कारण, तो स्थांची मनुष्यालाही ताव्यांत ठेवितो. अथवा राजाची शुश्रूषा करीत असतो. म्हणूनच इतर वर्ण जे यज्ञ अनुज्ञा घेऊन धार्मिक शुद्राने हवा तितका करितात ते त्याचेच होत. अशाच यज्ञात पैजवनाने द्रव्यसंचय करावा. आतां, त्याचा आचार आणि दक्षिणा दिलेली होती. यामुळे तुझ्या शंकेला त्याची उपजीविका हीं सांगतों. इतर तीन अवकाश रहात नाहीं. श्रद्धारूपी यज्ञ हा सर्व वर्णांनी शुद्राचे अवश्य पोषण केले पाहिजे. यज्ञांहून श्रेष्ठ होय. यज्ञ करणाऱ्या लोकांचे छत्री, वाव्याचे पडदे, जोडे आणि पर्खे हीं श्रद्धा हें परित्र व मोठे असे दैवत आहे; व जुनीं ज्ञाल्यानंतर आपली सेवा करणाऱ्या ब्राह्मण हेही आपापल्यापरी परस्परांचे श्रेष्ठ असे शुद्राला यावीं. फाटलेली वस्त्रे ब्राह्मणांनी दैवतच आहेत. त्यांनी अनेक प्रकारच्या काम-धारण करूं नयेत, तीं शुद्रालाच यावीं. कारण, ना मनांत धरून एकाग्र अंतःकरणाने यज्ञ त्याचे तें हळाचे धन आहे. शुद्र हा ब्राह्मणादि केलेले आहेत. तीनही वर्णांची संतात ही ब्राह्म-तीन वर्णांपैकीं ज्या कोणाकडे येईल त्याने णांच्या योगाने संकीर्ण ज्ञालेही आहे. कारण, त्याच्या जीविकेची तजवीज केली पाहिजे, ब्राह्मणाला चारही वर्णांची भार्या करण्याचा असे धर्मवेन्द्रा लोकांनी सांगितले आहे. ज्याला १ दोनशे उपनी मुठी धन्य म्हणजे एक पूर्णपात्र.

अधिकार आहे; व ह्याणुनच, सर्वही वर्ण ही करीत असता यज्ञानेही स्थलेली गाथा इतिहास-
ब्राह्मणांनी संताति असल्यामुळे ब्राह्मणांनी, वेळे लोक सांगत असतात.—सृष्टोदय शाल्या-
कलेल्या यज्ञाचं फल त्यांना मिळणे साहजिक नंतर असो अथवा तो होण्यापूर्वी असो, मनुष्यानं
आहे. ब्राह्मण हे देवांचे देवरील देव आहेत. ते ईदियजय करून अशीमध्ये अद्भूपूर्वक यथा-
जें सांगतील तेच उत्कृष्ट प्रकारचे हित होय. विधि होम करावा. कारण, अद्भू हेच यज्ञाचं
सारांश, ब्राह्मणांहून इतर वर्णाशीं कोणत्याही मोठे साधन आहे. ज्यामध्ये आहुति कशी तरी
यज्ञांचा स्वाभाविकपणे संबंध नसतो. ब्राह्मणादि पटली असेल तो होम एक प्रकारचा असून,
तीन वर्ण ऋक्, यजु आणि साम द्यांच्या आहुति कशी तरी न पडतां ती ज्यामध्ये यथा-
ज्ञानानेही संपन्न असतात, ह्याणुनच ते देवाप्रमाणे विधि अपण केली असेल तो यज्ञ सर्वोत्कृष्ट
संदेव पूज्य होत. ऋषेद, यजुर्वेद आणि होय. यज्ञाची स्वरूपेही अनेक असून त्यांतील
सामवेद द्यापैकी शुद्धाला कोणाचाच अधिकार विधि आणि फले यांचेही प्रकार अनंत आहेत.
नाही. त्याची देवता प्रजापति ही आहे. वा शाश्वतिचारानेही ज्याचे मत ताम होऊन गेले
भरतकुलोत्पन्ना शुधिष्ठिरा, द्रव्यदानात्मक मानस- आहे अशा ज्या अद्भू संपन्न ब्राह्मणाला त्या सर्व
यज्ञ करण्याचा सर्वही वर्णाना अधिकार आहे. प्रकारांचे उत्कृष्ट ज्ञान असेल, तोच यज्ञ करण्याला
हा यज्ञ करण्याच्या मनुष्याच्या यज्ञांतील भागाची अधिकारी होय. चोर असो, पापी असो किंवा
इच्छा देवत करितात आणि इतर लेक करीत अतिशय पातके करणारा असो, तो मनुष्य यज्ञ
नाहीत असे मुळीच नाही. म्हणुनच सर्वही करण्याची इच्छा करीत असला तर उत्तमच
वर्णाना अद्भूयज्ञ विहित आहे. ब्राह्मण ही एक होय असे म्हणतात. व ऋषिही, हे निःसंशय
असाधारण देवता आहे. ते सर्वही वर्णाना उत्कृष्ट होय असे ह्याणुन त्याची प्रशंसा करितात.
स्वर्काय असणारे ब्राह्मण इतर वर्णांसाठी संदेव सारांश. सर्वही वर्णानी सर्वदा यज्ञ करावे असाच
अवश्य यज्ञ करीत असतात. इतरांसाठी यज्ञ निर्णय ठरत आहे. यज्ञासारखे या त्रैलोक्यमध्ये
करितांना त्याचे अग्नि निकृष्ट प्रतीचे अर्धात दुसरे कांहीही नाही. ह्याणुनच अद्भू आणि
लंकिक असतात. वा यज्ञाला मंत्रसंबंधी शुचिर्भूतपणा यांचा आश्रय करून व मत्सराचा
असतो व अग्निवैश्यगृहांतूनही आणलेला असतो. त्याग करून मनुष्यानेही यथाशक्ति आणि इच्छा-
सारांश. ब्राह्मण हा सर्व वर्णांच्या यज्ञाचा कर्ता नुस्प यज्ञ करावे असे सांगितलेले आहे.

आहे; व ह्याणुनच सर्वही वर्णांचा ब्राह्मणद्वारा
यज्ञाशीं संबंध असल्यामुळे ते उत्कृष्टच होत.

क्षत्रिय, वैश्य आणि शुद्ध द्यांच्या कन्यांचे
ठिकाणीं ब्राह्मणापासून संताति होत असल्यामुळे

सर्वही वर्णांचा ब्राह्मण हाच उत्पादक आहे,
असे विचारांती ठरतें. ज्याप्रमाणे अकार ह्या बाहो युधिष्ठिरा, आतां चारही आश्रमांचीं नावें
एकच अक्षराचा ऋषेद, यजुर्वेद आणि सामवेद आणि कंठे अवण कर. ब्रह्मर्चय, गार्हस्थ्य,
हा विस्तार आहे, त्याप्रमाणेच इतर सर्व वर्ण वानप्रस्थ आणि ब्राह्मणांनी स्वीकार करण्याचा
हा एका ब्राह्मणाचाच विस्तार आहे. हे राजेंद्रा, चौथा आश्रम संन्यास हे चार आश्रम होत.
याविषयीं, वैखानस मनि यज्ञ करण्याची इच्छा शिखाधारणस्ती असंस्कार होऊन उपनयनाच्या

अध्याय एकसौषदावा.

—०—

चार आश्रमांचे धर्म.

भीम्य ह्याणले:—हे अमोघपराक्रमा महा-
असे विचारांती ठरतें. ज्याप्रमाणे अकार ह्या बाहो युधिष्ठिरा, आतां चारही आश्रमांचीं नावें
एकच अक्षराचा ऋषेद, यजुर्वेद आणि सामवेद आणि कंठे अवण कर. ब्रह्मर्चय, गार्हस्थ्य,
हा विस्तार आहे, त्याप्रमाणेच इतर सर्व वर्ण वानप्रस्थ आणि ब्राह्मणांनी स्वीकार करण्याचा
हा एका ब्राह्मणाचाच विस्तार आहे. हे राजेंद्रा, चौथा आश्रम संन्यास हे चार आश्रम होत.

योगानें ब्रह्मण्टवाची प्रापि ज्ञात्यानंतर वेदाचे गमन केले पाहिजे; प्रसंग पडल्यास नियोग-अध्ययन करून, पुढे विवाह ज्ञात्यानंतर आन्या-धर्माचा स्वीकार केला पाहिजे; त्यानें धृतपणा करून नये; त्याची वृत्ति कुटिल नसावी; आहार मन केलेल्या व गृहस्थाश्रमाच्या योगानें कृतकृत्य मित असावा; देवांबर भक्ति असावी; त्याचे ठायीं ज्ञालेल्या पुरुषानें गृहस्थाश्रमाचा त्याग करून कृतशता, सत्य, मुदुत्व, दयाशीलता व क्षमा नीतिसंवर्तमान अथवा तिजवांचून वानप्रस्था-हीं असावीं; त्यानें इंद्रियदमन करावें; योग्य मनु-श्रमाचा अंगीकार करावा; अरण्यांत गेल्या-प्यांच्या आज्ञाचे पालन करावें; हव्यकन्यामध्ये नंतर त्या डिकाणीं वानप्रस्थाश्रमाच्या शास्त्राचे प्रमाद होऊ देऊ नये; ब्राह्मणांना संदेव अन्न-अध्ययन करून संन्यास घेतल्यानंतर तो धर्म-दान करावें; मात्सर्याचा अवलंब करून नये; सर्वही देता व ब्रह्मचर्यसंपत्त एकुण ब्रह्मस्वरूपी होऊन आश्रमांतील पुरुषांना दान करावें; आणि संदेव जातो. हे राजा, ब्रह्मचर्यसंपत्त अशा मुनीला श्रीतकमें करीत असावें जा युधिष्ठिरा, याविषयी देखाल ज्ञानसंपत्त ब्राह्मणानें पूर्वी हेच संरक्कार महाप्रभावसंपत्त अशा महर्षीनीं विषुल अर्थ-करावे लागतात. हे प्रजाधिपते, ब्रह्मचर्या-संपत्त व अतिथिशय तपामुळे प्रेरणा होऊन हृष-श्रमाचे आचरण ज्ञात्यानंतर, मुमुक्षु असलेल्या लेले नारायणर्गीत सांगितलेले आहे, तें मी तुला ब्राह्मणाला वानप्रस्थ आणि गृहस्थ त्या दोन सांगतां, एक. सत्य, सरलता, अतिथिचे पूजन, आश्रमांवांचूनही संन्यासाश्रमाचा अधिकार धर्म आणि अर्थ हे दोन पुरुषार्थ व स्वर्णाचे आहे व तो प्रशस्तही आहे. हा संन्यासा-ठायीं रतिसुख हीं इहलोकांतील सुखे गृहस्थाश्रमामध्ये असणाऱ्या मनुष्यानें जेथे सूर्योस्त श्रमी यांस भोगवयास मिळत असून परलोकीहा होईल तेथे शयन करावे; निरिच्छ असावें न्याला मुख मिळते असें माझें मत आहे. या गृह करून राहून नये; जे मिळेल न्याजवर श्रेष्ठ आश्रमामध्ये असणाऱ्या मनुष्यानें पुत्र उपर्जीविका करावी; डंडियांचा जय करावा; आणि स्त्रिया यांनं पोषण करावें, व वेदाध्ययन श्रीताणादि द्वांद्वे सहन करावी; मनिवृत्तीनं आवृत्ति वैरोर करून कायम ठेवावें, असे ग्रहावें; सर्वांवर समदृष्टि ठेवावी; सुखापभाप महर्षीनीं मांगितले आहे. याप्रमाणे जो वेङ्गे नये; व मनोविकार काणन्यादी प्रकारचे वज्रशील ब्राह्मण वयाविधि गृहस्थाश्रमाचा होऊ देऊ नयेत. असे कल्याने हा संन्यास-अंगीकार करून रहातो, व गृहस्थाश्रमास योग्य रूपी क्षेमकारक आश्रमाची प्रापि आलेला व अन्यंत पवित्र अर्पाच उपर्जीविका संपादन मनुष्य ब्रह्मस्वरूपी होतो. तसेच, वेदाचे अध्य-करिता, त्याला स्वर्गलोकीं अल्यंत पवित्र अशा यन केल्यानंतर जो मनुष्य कृषीच्या धर्मानि फलाची प्रापि होते; त्यानें ज्ञा वासना मनात युक्त असणाऱ्या गृहस्थाश्रमरूपी आचरण कर-धरतेल्या असतात त्याचा नाश होत नाही; एव्यास अशक्य अशा धर्माचे एकाय अंतःकर-व ज्ञाननं देहत्यागानंतर त्या सर्व डिकाणीं यानें आचरण करिता. त्यालाही, त्या आश्रमास नंत्र, शरीर आणि मुख यांनी युक्त असणारे विहित असलेलीं कृत्ये करून व प्रजा निर्माण असे स्वरूप धारण करून अनेतत्वप्रापीच्या करून सुखापभाप घेतल्यानंतर ब्रह्मपदाची उंदेशानें त्याजकडे येतात. अर्थातच मोक्षवासना प्रापि होते. गृहस्थाश्रमी यांने आपल्याच स्त्रीच्या असल्यास तो मुक्तही होतो. हे युधिष्ठिरा, ब्रह्मचार्यानें संतुष्ट राहिले पाहिजे; नकुलाली ल्ली-ज्ञानें ईश्वरस्मण करिताना आणि

सर्व देवतांशी शुश्रूषा करिताना एकदेव असावें
त्यानें एकाच आचार्यापाशी रहावें, त्याची सेवा
करावी, शरीरावर पंकतुल्य मल धारण करावा,
संदेव ब्रतस्थ रहावें, ब्रह्मचर्याश्रमास योग्य अशा
कांहीं विशिष्ट नियमांचे पालन करण्याविषयी
तत्पर रहावें, इंद्रियजय करावा, वेदांचे अःययन
करावें, व संदेव आपले कर्तव्य करीत रहावें;
संदेव गूरुनी शुश्रूषा करावी; त्याला प्रणाम आसक्त,
करावा; यजनादिक षट्कर्मापासुन निवृत्त होत णाला अक्षय अविनाशी अशा लोकाची प्राप्ति
असावें; सर्वत्र प्रवृत्ति नसावी; त्यानें कोणाचा होते, जो मनुष्य ज्या स्थितीमध्ये ज्या देशा-
निघ्रही हीलून नये व कोणावर अनुग्रहाही करू मध्ये अथवा ज्या काळीं ज्या फलाच्या उद्देशाने
नये; आणि द्रेष करण्याचा लोकांशी संसर्गही ज्या प्रकारचे कर्म करितो, त्या प्रकारचे कर्म
तेवै नये. वा युधिष्ठिरा, हा ब्रह्मचरी मनुष्याचा गुणशुक्ल आहे असें तो मार्नात असतो. कारण,
आश्रमधर्म होय.

अध्याय चासष्टावा.

—::—

ब्राह्मणधर्मकथन.

युधिष्ठिर द्याणाला:—आतां आपण शभ-योगांने मनुष्याच्या अतःकरणांने कोणीतही
कारक, सुखावह, पुढे विपूल फल देणारे, परपीडा-गोष्ट करण्याचा निश्चय ठरतो; व कालादिकां-
शून्य, लोकामान्य व ज्यांचीं साधनेही कष्टाद्यक च्या अधीन आल्यामुळे तो उक्कट, निकट
नाहीत अशा प्रकारचे.—प्रजसारस्याला सुखावह आणि मध्यम प्रतीचीं कर्म करितो. पूर्वजन्मां-
असणारे—धर्म कथन करा.

भीम द्याणाले:—हे प्रभो भरतकुलश्रेष्ठा, विनच्चर असतात. त्यांच्या योगाने देहाला जें
ब्राह्मणाला चार आश्रम विहित आहेत; इतर तीन कांहीं सुखदुःख होते तें अपरिहार्य होय. लेक
वर्णाना त्याप्रमाणे वागण्याचा अधिकार नाही. आपणांस अभीष्ट असलेल्या कर्माच्या अगदीं
हे राजा, स्वर्वप्रद अशीं क्षत्रियांची हीं अनेक अधीन होउन राहिलेले असतात; आणि प्रवृत्ती-
कर्म सागित्रेलीं आहेत. तीं तुझ्या प्रश्नाचे विषयीं अथवा निवृत्तीविषयीं ज्याला सातंत्र्य
उत्तर देताना सांगणे योग्य नाही. सारांश, आहे असा जीवही स्वेच्छेने त्या कर्माकडे
क्षत्रियधर्माध्ये सर्व कांहीं योग्य प्रकारे सापि-प्रवृत्त होतो. सारांश, पूर्वजन्मांतील कर्माच्या
तलेले आहे. ब्राह्मण असणाया मनुष्याने योगाने प्राप होणारी जीं कांहीं सुखदुःख,
क्षत्रियांचीं वैश्यांचीं अथवा शूद्रांचीं कर्म त्यांजवाचून इतर जीं कर्म रवेहेटेने घडलीं
केल्यास तो मंदवृद्धि इहलोकीं निय होतो व जातात, त्यापैकीं अशुभांचा परिहार व्हावा,
त्याला परलोकांही नरकप्राप्ति होते. हे पांडुगुरा, व शुभ तेवढींचे केली जावीं, द्यासाठीं विपथिशास्त्र
हा लोकामध्ये वास, श्वान, वृक (लांडगा) व निषेधशास्त्र यांची आवश्यकता आहे.

आणि इतर पशु हांना ज्या प्रकारचे नांव ठेवि-
तात तशाच प्रकारचे नांव शास्त्रविस्तृद्ध कर्म
करणाऱ्या ब्राह्मणालाही ठेवितात. पटकर्माकडे
उक्कट प्रकारे प्रवृत्ति असणाऱ्या, चारही आश्र-
मांमध्ये वामनव्य केलेल्या मर्व धर्मांनी युक्त
असणाऱ्या, धर्माचरण केलेले प्रसिद्ध न कर-
णाऱ्या, क्रुतकृत्य आलेल्या. शुभिर्भूत, तपामध्ये
क्रुतकृत्य आलेल्या. शुभिर्भूत, तपामध्ये
आणि दानेशुर अशा ब्राह्म-
करणावर आसक्त, निरिच्छ आणि दानेशुर अशा ब्राह्म-
करणावर आसक्त आणि दानेशुर अशा लोकाची प्राप्ति
निघ्रही हीलून नये व कोणावर अनुग्रहाही करू मध्ये अथवा ज्या काळीं ज्या फलाच्या उद्देशाने
नये; आणि द्रेष करण्याचा लोकांशी संसर्गही ज्या प्रकारचे कर्म करितो. त्या प्रकारचे कर्म
त्याचा संस्कारन तथा प्रकारग्या असतो. हे
त्युपत्रष्ठा, देवघरीचा व्यापार, कृषि, वाणिज्या
आणि माग्या यांजवस्तुन विशाल अशा वेदा-
र्थांचे महत्त्व तुजला कळून घेण्यासारम्भे आहे.
कालाच्या प्रेरणाने व पूर्वजन्मांतील संस्काराच्या

तील शुभाशुभ कर्म हीं कांहीं कायमर्ची नसून

अध्याय त्रेसष्टावा-

—०—

आश्रमधर्मकथन.

भीष्म सांगतातः—धनुष्याची प्रत्यंचा ओढणे, कृषि, वाणिज्य, पशुपालन आणि द्रव्यप्राप्ती साठीं दुसऱ्याची सेवा हीं कर्म ब्राह्मणांना अत्यंत निषिद्ध आहेत. बुद्धिमान् अशा गृहस्थ्या- वर्ण शांति आणि धर्म हांमध्यें आसक्त नाहीत, अमी पुरुषांने वेदाध्ययन आणि षट्कर्मचरण असे समजून विश्वव्यापक परमात्मा त्यांची हीं करावीं. गृहस्थाश्रमोचित सर्व कर्म केल्यानंतर इच्छा करीनासा होतो. व तसें ज्ञालें तर, हे त्यांने वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करणे प्रशस्त पांडुपुत्रा, या भूलोकावर सर्व लोकांत असणारे होय. त्यांने राजाची सेवा, कृषीच्या योगांने हे चातुर्वर्ण्य नष्ट होतील: वेदवचने नाश पाव- मिळवणे द्रव्य. वाणिज्याच्या योगांने उपजी-तील; सर्व प्रकारचे यज्ञ किंवृत्ता सर्व प्रकार- विका, कुटिल मार्गांने अवलंबन, परस्तीगमन च्या लौकिक क्रियाही तत्काल बंद पडतील व आणि द्रव्याचा व्यापार हीं वर्ज्य करावीं. हे कोणीही आपापल्या आश्रमाप्रमाणे वागणार राजा, दुराचारी, धर्मप्रष्ट, शृदर्शीशीं संबंध टेव- नाहीत. हे पांडुपुत्रा, ज्या राजाला तीनही पारा, दुष्ट, नृत्यकर्म करणारा, राजसेवक आणि वर्णांनी आपापले आश्रमधर्म आचरण करावे शास्त्राविरुद्ध कर्मे करणारा ब्राह्मण शृद्र होतो. असे वाटत असेल, त्याला ज्यांचे ज्ञान अवश्यक हे राजा, त्यांने वेदजप केला अथवा न केला आहे असे चारही आश्रमांचे धर्म मी सांगतों तरीही तो शृद्रतुल्य असल्यामुळे त्याला दासा- ते पैक. हे पृथ्वीपते, पूराणादिद्वारा वेदांतश्रवण च्या योग्यतेचेच भोजन घावे. हे राजा, पर्वी करण्याची इच्छा करणारा, त्रिवर्णसेवारूपी सांगितलेले हे सर्व ब्राह्मण शृद्रतुल्य असल्यामुळे स्वर्कर्म यथाशक्ति केलेला, प्रजोत्पत्ति ज्ञालेला, देवकृत्यांत त्यांन वर्ज्य करावे. हे राजा, राजांने अनुज्ञा दिलेला, व आचारानिष्ठ असल्या- मर्यादा सोडून वागणारा, शुचिर्भूत नसणारा, मुळे इतर तीन वर्णाच्याच योग्यतेचा बनलेला क्रूरपणाचे वर्तन असलला, हिसेची जणू मूर्तिच अशा शृद्राला जरी योगधर्मांचे ज्ञान नसलें तरीही बनलेला व आपला धर्म आणि आचार यांचा सर्व आश्रम विहित आहेत. मात्र जो शमदमादि त्याग करणारा जो ब्राह्मण, त्याला हव्य, कव्य गुणांनी युक्त नसेल त्याला हे आश्रम विहित आणि ब्राह्मणांस अर्पण करावयाच्या इतरही नाहीत. हाणूनच, हे राजेंद्रा, पर्वी सांगितलेल्या वस्तु हा देऊ नशेत. सारांश, हे राजा, स्वधर्मांचे ज्यांन आचरण केले आहे अशा ब्राह्मणांना इंद्रियदमन, शुचिर्भूतपणा आणि शृद्राला, वैश्याला आणि क्षत्रियालाही संन्यासा- सरलत्व हे धर्म विहित असून पूर्वी ब्रह्मदेवांने शृद्राला, वैश्याला आणि क्षत्रियालाही संन्यासा- आहेत. जो ब्राह्मण इंद्रियदमन केलेला, सोम- वार्द्धक्य आल्यानंतर राजाची अनुज्ञा घेऊन पान करणारा, सदाचारसंपन्न, द्यारील, सर्व वैश्यांने संन्यासाश्रमाचा स्वीकार करावा. हे प्रकारे सहिणु, निरिच्छ, सरलत्वसंपन्न, मार्दव- वक्तृत्रेषा निष्पापा युधिष्ठिरा, वेदांचे आणि स्व-

धर्मप्रमाणे नृपोचित अशा शास्त्रांचे अध्ययन अंतभाव होतो, हें तु लक्ष्यांत ठेव. धर्मवेत्त करून, प्रजोत्पत्त्यादिक कर्म करून, सोमपान लोक हें इतर धर्माचे आचरणही थोडं असते व करून, न्यायाने सर्व प्रेजेंचे पालन करून, राज- करूल्ही थोडं असते असे म्हणतात. परंतु ज्यांचे सूत्र, अश्वमेध व इतरही यज्ञ करून, ब्राह्मणांना आचरणही मोठे असून जो अनेक कल्याणांची त्यांच्या वेदपठनानुरूप दक्षिणा देऊन, संग्रामा- केवल मूर्तिच आहे असा एक क्षत्रियधर्मच मध्ये थोडाबहुत विजय मिळवून, प्रेजेंचे पालन आहे. दुसरा नाही, असे ज्ञानसंपन्न लोकांनी करणाऱ्या पुत्राची-अथवा, हे क्षत्रियश्रेष्ठा, दुस- सांगितलेले आहे. राजधर्म हात्र सर्व धर्माना न्या एखाद्या अन्यगोत्री प्रशंसनीय अशा क्षत्रि- मुख्य आहे. सर्वही वर्णांच्या धर्माला राजधर्माचा योगाने करून, श्राव्यादि दीच मुख्यत्वेकरून अपेक्षा आहे. कारण, पितृयज्ञांच्या योगाने पितरांचे, यज्ञांच्या त्यांच्याचे योगाने सर्वही वर्णांचे पालन होते. योगाने देवांचे आणि वेदाध्ययनाच्या योगाने तसेच, हे राजा, सर्व प्रकारचा दानरूपी धर्म कृतींचे प्रयत्नपूर्वक आराधन करून—सारांश, राजधर्मामध्येच अंतर्भूत असून, दानधर्म हा क्रमाप्रमाणे सर्व आश्रमांचा स्वीकार करून पुढे पुरातन व श्रेष्ठ आहे असंही सांगितलेले आहे. अंतकाळ समीप येऊन डेपला असतां, हे राजा, राजांची धर्मशिल दंडनीति हिचा नाश ब्राह्मा जो क्षत्रिय संन्यासरूपी आश्रमांतराची इच्छा तर तीनही वेद रसातळास जातील; ज्ञानाचे कराल, त्यालाही मोक्षरूपी सिद्धि, मिळते. हे वसतिस्थान अशा सर्वही धर्माचा क्षय होईल; राजेंद्रा, राजांन बदांतश्रवणाच्या हत्तेनच भिक्षा- आणि प्राचीन व क्षत्रियोचित अशा राजधर्माच्या वृत्तींचे अवलंब करावे; केवल अनप्राचीनच्या चा त्याग ज्ञाल्यास सर्व आश्रमधर्माचाही लोप इच्छेने मात्र तिचे अवलंबन करू नये. मात्र होईल. राजधर्मामध्ये सर्वही प्रकारचे दानधर्म गृहस्थाश्रमाना त्याग कल्यानंतर उपजीविके- असल्यांचे दिसून येते; राजधर्मामध्ये सर्व प्रकारच्या इच्छेनेही भिक्षावृत्तीचा स्वीकार करावा. च्या दीक्षा सांगितलेल्या आहेत; सर्वही हे अत्यंत चारूयसंपन्न नृपश्रेष्ठा, हे संन्यासाश्रम- विद्यांचा राजधर्माशी संबंध आहे; आणि सर्वही कर्म ब्राह्मणावांचून इतर क्षत्रियादि तीन प्रकारांच लोक राजधर्मामध्ये जैन प्रविष्ट होऊन वर्णाना नित्य नाही. तर त्यांना अंतःकरणास वि- राहिले आहेत. ज्याप्रमाणे नीच लोकांनी क्षेप पाडणाऱ्या कर्माचा त्याग करणे हा काम्य- प्राण्यांचा वध केला असतां त्याच्या योगाने संन्यासच विहित आहे; व तो चार वर्णप्रमाणे त्यांच्या धर्माला आणि शास्त्रानादिकांला चाही आश्रमाना देखील विहित आहे. हा बाध येतो, त्याप्रमाणेच राजधर्माशीं संबंध न लोकामध्ये धर्माचरण करणारे क्षत्रिय आपल्या त्रिवितां केलेले धर्मही कर्त्त्याच्या अंतःकरणाला बाहुबलाच्या योगानेच श्रेष्ठ असा लोक संपादन दुःखदायक होतात. कारण, राजधर्माचे साहाय्य करितात; व इतर तीनही वर्णांचे सर्व धर्म व नसल्यास चौरादिक लोक धर्मविधात करण्यात उपर्यंग द्यांची उत्पत्ति राजधर्मापासनच झालेली विषयीं प्रवृत्त होतात. व तसेच झालेले म्हणजे आहे, असे वेदामध्ये श्रवण केलेले आहे. हे धर्मकर्ते लोक स्वास्थ्य कोणत्या रीतीने मिळेल राजा, ज्याप्रमाणे हत्तीच्या पावलामध्ये सर्वही हा विचार करण्यांत गढून जातात; व त्यामुळे प्राण्यांचीं पावले लीन होऊन रहातात, त्याच्या हातून स्वधर्मांचे आचरण घडत नाही. प्रमाणे राजधर्मामध्ये सर्वही धर्माचा सर्व प्रकारे

अध्याय चौसठावा.

—०—

क्षात्रधर्मचे श्रेष्ठत्व.

भीष्म सांगतातः—हे पांडुपुत्रा, लोक आणि सिद्धांतं जाणण्याविषयीं उद्युक्त होत्साते वेद हा दोहोंमध्ये ज्यांना श्रेष्ठ मानले आहे सर्वभूताधिपति, कांतिमान्, प्रभुत्वसंपन्न आणि असे चारही आश्रमांचे धर्म व यातिर्थं या सर्व जनसमूहाचा आधार जो विष्णु त्याजकडे सर्वांना क्षत्रियर्थं हात आधार आहे. हे भरत- गेले होते, असे मीं तुला सांगितलेच आहे. कुलत्रेष्ठा, हीं सर्व कर्मे क्षत्रियर्थमावरच अव- साध्य, वसु, अधिनीकुमार, रुद्र, विश्वेदेव, लूबून आहेत. क्षत्रियर्थं सुव्यवस्थितपणे चालत मस्तुदण आणि सिद्ध हे सर्वही देव पूर्वी आदि- असला तर मनुष्यांच्या सर्वही कामना पूर्ण होत देव जो परमात्मा त्यांने निर्माण केले असून असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची इच्छा ते क्षात्रधर्मांनेच वापात होते. याविषयीं, ज्यामध्ये रहात नाहीं. हा आश्रमवासी लोकांच्या अर्थांसंबंधाचा निर्णय आहे अशी एक धार्मिक धर्मांचे मार्ग अनेक असून तो अप्रत्यक्ष फलदा- कथा मीं तुला सांगतो.

यक आहे. म्हणूनच, त्यांतील पवित्र अशा युधिष्ठिरा, पूर्वी हे विश्व, ज्यावर दानवरूपी वचनांवरून, त्यांच्या आचरणाच्या योगानें केवल समद्वच माजून राहिला आहे असे होऊन स्वर्गादि लोकांची प्राप्ति होते असे खात्रीने सिद्ध मर्यादाशून्य बनून गेले. त्या वेळी, हे राजेंद्रा, होत असलेले तरीही, वाद करणारे लोक विरुद्ध मांधाराता या नांवाचा एक वीर्यवान् राजा भासणाऱ्या शास्त्रप्रमाणांवरूनच त्या धर्माच्या शाला; व आदिप्रायान्तशून्य प्रभु देव परमेश्वर स्वसूपाचा व्यत्यास करितात: व धर्मतत्त्वांचे श्रीविष्णु यांच्या दर्शनाच्या इच्छेने त्या पृथ्वी-ज्ञान नसलेले दुसरे कित्येक लोक तर त्या पति मांधाल्याने यज्ञ केला; आणि त्या यज्ञां-अपार व श्रेष्ठ अशा धर्मांमध्ये बुद्धिचा प्रवेश मध्ये तो महात्म्या श्रीविष्णूच्या चरणांपर्यंत न झाल्यामुळे त्याच्या स्वरूपाचा विपर्यास करीत मस्तकाने चालत गेला. तेव्हां इंद्रांचे स्वसूप असतात. हावें कारण त्या धर्मांचा प्रत्यक्ष घेऊन श्रीविष्णूनी त्याला दर्शन दिले. तदनंतर, अनुभव येत नाहीं हेच होय. पण क्षत्रियांच्या सर्व सौजन्यसंपन्न भूपतींचा परिवार बरोबर ठिकाणीं वास्तव्य करणारा जो धर्म, तो मात्र असलेल्या मांधात्याने त्या प्रभूंचे पूजन केले. असा नसून प्रत्यक्ष अनुभवितां येणारा, विपुल पुढे तो नृपश्रेष्ठ आणि तो महात्मा या सुखदायक, स्वतःला समजणारा, कपटाचा उभयतांमध्ये महाकांतिसंपन्न अशा श्रीविष्णू-संपर्क नसलेला व सर्वलोकहितकारक असा संबंधाने असा संवाद शाला.

आहे. युधिष्ठिरा, गृहस्थाश्रमी पुरुषाच्या धर्मांचा अंतर्भव होतो. अनंत, मंत्रवीर्याचा विस्तार करणारा, सर्वांतसेच, त्यामध्ये नैषिक ब्रह्मचारी, वानप्रस्थ हून प्राचीन व द्वाष्टानं आदिदेव अशा प्रभु श्रीविष्णांचाही अंतर्भव होतो, असे पूर्वीच कळून घूळून अवलोकन करण्याची इच्छा करीत आहेस, आले आहे. पण राजधर्मांमध्ये सर्वही धर्म आणि तेव्हां तुझी इच्छा तरी काय आहे? अनेकरूपसंपन्न लोक यांचा अंतर्भव होत असतो. हे राजेंद्रा, अशा या देवांचे दर्शन घडणे मला अथवा ब्रह-

देवालाही शक्य नाहीं. तेच्हां, राजा, या-आहेत. ह्यामुळे हाच धर्म श्रेष्ठ होय असें म्हण-वांचून दुसऱ्या ज्या कांही तुझ्या इच्छा असतील तात. पूर्वी श्रीविष्णुने क्षात्रधर्मांक कर्मचेच त्या मी पूर्ण करीन. कारण, तूं या मृत्युलोकीचा अवलंबन करून व शत्रुवर बलान्कार करून राजा आहेस; व सत्यनिष्ठ, धर्मतत्पर, जितेद्विय, अत्यंत बलसंपन्न अशा सर्व देवांचे व ऋषींचे शर, देवतांवर अत्यंत प्रेम करणारा आणि बुद्धि, संरक्षण केले. जर ह्या परिच्छेदशृङ्खल्या भक्ति व श्रद्धा यांजमध्येही उच्चम असणारा भगवान् विष्णुने शत्रंचा वध केला नसता, तर असा आहेस. म्हणूनच मी तुझ्या इच्छेप्रमाणें ब्राह्मण राहिले नसते, लोक राहिले नसते, तुला वर देतो.

आदिकर्ता भगवानही राहिला नसता, हा धर्मही

मांधाता म्हणाला:—हे भगवन्, मी शिरसा राहिला नसता व आर्यधर्मही राहिला नसता. प्रणाम करून आपणाला प्रसन्न करून घेईन जर आदिदेव श्रीविष्णुने दर्शन योगाने ही पृथ्वी जिंकून घेतली नसती, तर घेईन. मी आता सर्वही इच्छा सोडून देऊन, ब्राह्मणांचा नाश झाला असता; आणि त्यामुळे लोक ज्याला सन्मार्ग असें झाणतात अशा चारही वर्ण व चारही आश्रम यांच्या धर्मांचा अरण्यामध्ये मोक्षसूर्पी धर्मांच्या अभिनाशाने लोप झाला असता. त्या शाश्वत अशा धर्मांचा गमन करण्याची इच्छा करीत आहें. अमर्याद रोकडों देळ लोप झाला असून क्षात्रधर्मांच्या व म्हणूनच विष्णु अशा क्षत्रियधर्मांचे आच-योगाने त्यांची पुनरपि अभिवृद्धि झाली. हे रण करून मी अभीष्ट अशा लोकांची प्राप्ति आदिधर्मप्रत्येक युगामध्ये प्रवृत्त होतात: पण क्षात्र-करून घेतली आहे व आपली कीर्तिही जगांत धर्म हाच या लोकामध्ये श्रेष्ठ असा धर्म आहे. करून सोडली आहे. पण आदिदेवापासून स्वार्थव्याग, सर्व प्राण्यांवर दया, लोकांचे ज्ञान, उत्पन्न झालेला जो लोकश्रेष्ठ धर्म, त्यांचे आच-पालन, त्यांना संकटापासून सोडविणे व पीडी-रण करण्यांचे मात्र मला ज्ञान नाहीं.

ग्रस्त होऊन खिळ झालेल्या लोकांना त्या

इदं म्हणाला:—जे लोक राजे नसतात, ते पीडीतून मुक्त करणे ह्या सर्वांची राजांना क्षात्र-जरी धर्मनिष्ठ असले तरी त्यांना दुसऱ्याला धर्मांच्या योगाने प्राप्ति होते. लोक हे स्वभाधर्मपारंगत करीतां येत नाहीं व ते स्वतःही वत: मर्यादांचे उद्भवन करणारे व काम आणि धर्मपारंगत होऊं शकत नाहीत. पण राजे लोक क्रोध यांकडे प्रवृत्ति असलेले असे असतात. मात्र आपल्या धर्मांच्या आचरणाने या दोन्ही पण राजाच्या भीतीमुळेच ते पाप करीत गोटी कऱ्ऱ शकतात. क्षात्रधर्म हाच प्रथम नाहीत. म्हणूनच राजधर्म श्रेष्ठ होय. शिवाय, आदिदेवापासून उत्पन्न झाला: व नंतर दुसरे सर्व प्रकारच्या धर्मांचरणानीं संपन्न असलेले धर्म निर्माण झाले असून ते सर्व त्याचे अंगभूत सदाचारसंपन्न असे इतर सर्व शिष्ट लोकांही आहेत. इतर जे संन्यासधर्मासुदृढां अनेक धर्म क्षात्रधर्माला उत्कृष्ट प्रकारचा धर्म असे म्हणत्याने उत्पन्न केले आहेत, ते अनंत आहेत व तात. पृथ्वीपति राजे राजधर्मांच्या अनुरोधाने त्यांपासून मिळणारीं कले मात्र नश्वर आहेत. पृत्राप्रमाणे सर्व प्राण्यांचं पालन करीतात, या सर्व धर्मांत क्षात्रधर्मापेक्षां कांही विशेष म्हणूनच त्यांचा या लोकामध्ये संचार आहे, असतो असें नाहीं. इतकेंव नव्हे, तर या ह्यांत संशय नाहीं. सारांश, ज्याची गति सर्वत्र क्षात्रधर्मामध्येच सर्वही धर्म प्रविष्ट झालेले आहे व नाश केव्हांही नाहीं अशा प्रकारचा

सर्व धर्माहून उत्कृष्ट व लोकामध्ये श्रेष्ठ उरलेला यांचा गृहस्थाश्रम हा श्रेष्ठ असा धर्म होय. जो सनातन असा क्षात्रधर्म, त्याच्या शेवडाला कारण, त्यामुळे सर्वही धार्मिचा अंतर्गत होतो. लागूनव शाश्वत आणि अविनाशी असे पर- जे लोक आपापल्या धर्माचिं आचरण करीत व्रहु आहे. अर्थात् क्षत्रियधर्माचिं आचरण नाहीत इतकेंच नव्हे, तर नानाप्रकारचे धर्म पूर्णपणे केलें कीं लागलीच मोक्ष मिळतो.

अध्याय पांसष्टावा.

—:::—

इद्र व मांधारा यांचा संवाद.

इद्र म्हणाला:—अशा प्रकारचा सामर्थ्य- लावतो, त्या अर्थी इतर आश्रमधर्माहून क्षात्रधर्म संपन्न व सर्वही धर्मांनी युक्त असणारा सर्व- हात्य अन्यत श्रेष्ठ होय. वेदत्रयाचे ज्ञान अस- धर्मश्रेष्ठ जो क्षात्रधर्म, त्याचे, लोकांचे हित लेल्या ब्राह्मणांना जीं यज्ञादिक कर्म व आश्रम- करणाऱ्या व औदार्यसंपन्न अशा तुम्हीं पालन धर्म सांगितले आहेत, तेच ब्राह्मणांचे श्रेष्ठ असे केले पाहिजे. ह्याच्या उलट घडल्यास सर्व कर्तव्य होय. न्याहून इतर कर्मकेल्यास तो शुद्धा- प्रजांचे अस्तित्वच नाहींसे होईल. भूमिचे प्रमाणे शक्त्राच्या योगांने वध करण्याला योग्य संस्कार, राजाच्या संस्काराचे प्रकार, भिक्षे- होतो. हे पृथ्वीपते, तर आश्रमांस विहित असरेले वांचून इतर प्रकारची वृत्ति, प्रजापालन आणि धर्म व इतरही वेदप्रतिपादित यज्ञादिक धर्म संग्रामामध्ये देहत्याग हा उत्कृष्ट प्रकारचा धर्म यांचे आचरण ब्राह्मणांनीच केले पाहिजे, इत- होय, असे सर्व प्राण्यांवर दया करणाऱ्या राजाने रानीं कठहांही कारीतां कामा नये. तो जर समजावे. त्याग हा श्रेष्ठ होय असे मुनि सांगत अन्य प्रकारे वारं लागला. तर न्याला ब्राह्म- असतात; व सर्वर्थव राजधर्मामध्ये आसन्न इत्यास योग्य अशा प्रकारची वृत्ति प्राप होत होऊन रहाणेर सर्वही भूपति सर्वाहून श्रेष्ठ नाहीं. कर्मच्याच योगांने धर्माची अभिवृद्धि अशा आपल्या शरीराचा त्याग कसा करितात होत असते, व तो तर धर्मशाश्वत कर्म करीत हे तुला माहीतच आहे. विगूळ शास्त्रज्ञान असतो. द्याणनच एव्याधा धर्मशृण्य पुरुषाची संपादन करून व गुरुची सेवा करून एव्हे आणि त्याची योग्यता सरर्वाच असत. जो ब्रा- संग्रामामध्ये परस्परांनीं परस्परांचा संहार करा- ह्यां धर्मविरुद्ध कर्मामध्ये आसन्न होऊन रहातो, वयाचा हा क्षत्रियांचा नित्य असा धर्मच होय तो संमान करण्यास पात्र नाहीं. कारण, तो असे सांगितलेले आहे. क्षत्रिय ब्रह्मचार्याने स्वतःचे कर्म करीत नसल्यामुळे विश्वास डेव- धर्मप्राप्तीच्या इच्छेने एकद्यानेच आश्रमधर्माचे ष्यास अपात होय. असे ज्ञाते लोक ह्यांतात. आचरण करावे. या वेदीं व्यवहाराच्या योगांने हे सर्वही धर्म सर्व वर्णामध्ये लीन होऊन गेले साधारण वस्तुवर जडणारे प्रेम अथवा अप्रेम ह्यांने क्षत्रियांनीच पुनः त्याचा उद्धार केला यांचा त्याने प्रथलपूर्वक त्याग करावा. चातुर्व- पाहिजे. असा धर्म आहे. द्याणनच राजधर्म ष्याची स्थापना, त्याचे पालन. नानाप्रकारच्या हे इतर धर्माहून ज्येष्ठ असून वीर्यानेही श्रेष्ठ उपायांची याजना, नियमन आणि पौरुषाचे वंवीरांचे धर्म होत, असे माझे ह्यांविषयीं मत आहे. सर्व उद्योग यांनों युक्त असल्यामुळे क्षत्रि- दृसरे धर्माविषयीं नाहीं.

मांथाता ह्याणाला:—हे भगवन्, यथन, हे निष्पापा, राजाच्याच दुष्टपणासुळे सर्वही किरात, गांधार, चीन, शबर, बर्बर, शक, प्राणी अन्यत मृद होऊन जातात. हे कृतयुग तुपार, कंक, पल्हव, आंध्र, मद्रक, पौडू, पुलिंद, समाप्त झालें झणजे असंख्यात भिक्षु व काहीं रमठ आणि कांबोज हे सर्व व ब्राह्मणापासून तरी धर्मचिन्ह धारण करणार असे असंख्यात व क्षत्रियापासून उत्पन्न झालेले देश्य व शुद्र लोक व आश्रमाची असंख्य पकार उत्पन्न ह्या जातीचे संकीर्ण वर्ण हे राष्ट्रामध्ये वास कर- होतील. ते लोक, काम आणि क्रोध ह्यांच्या णारे सर्व लोक धर्माचरण कसे करताल, व प्रेरणेमुळे, सनातन अशा धर्मापासून उत्कृष्ट चौर्यावर उपजीविका करणाऱ्या ह्या सर्व प्रकारची गति मिळते हे न ऐकतां उन्मार्गगमी लोकांना मजसारख्यानें स्वधर्मामध्ये कसे ठवितो वनतील. जेव्हां महान्म लोक दंडनीतीचे अव- र्थेल, हे ऐकण्याची माझी इच्छा आहे. यास्तव, लेवन कम्न पापी मनुष्याला पापकर्मापासून मला आपण ते कथन करा. कारण, हे सुर- निवृत्त करतात. तेहांच हा अष्ट, सत्य आणि श्वरा, आपण आहां क्षत्रियांचे बंधुव आहां. शाश्वत असा धर्म डळमळत नाहीं. सर्व

इद्र ह्याणाला:—ह्या सर्व दम्युनी माता- लोकांचा गृह्य अशा राजाचा जो अवमान पितरांची, आचार्यांची, गृह्णी, सर्वही आश्रम- करितो, त्यानें दिलेले दान आणि त्यानें केलेले वासी लोकांची आणि राजांची शुश्रूपा करावी. यज व आद्व यांचे फल मिळत नाहीं. मनु- न्यांच्या वेदप्रतिपादित धर्मक्रियाही आहेत: प्यांचा अविष्टि इतकेच नव्हे, तर मूर्मिसत व तोच धर्म त्यांना विहित आहे. दम्युने आणि सनातन देवन देखाल करीत पितृप्रज्ञ करावे, विहिरी खोदाच्या, पाणपाया राजा. त्याचा अपमान देव देखाली करीत उत्त्वाच्या, शय्या तयार कराव्या व ब्राह्मणांना नाहीत. भगवान् ब्रह्मदेवाने सर्व जग निर्माण वेळच्या वेळी दाने यावी. अहिंसा, सत्य, केले, तथापि त्यांची सत्कर्माकडे प्रवृत्ति व शांति, आपली उपजीविका आणि पितृक्रमागत दुष्कर्मापासून निवृत्ति आली पाहिजे, एतदर्थ द्रव्य यांचे पालन, स्त्रीपुत्रांचे पोपण, शुचि- त्याला क्षत्रियांची अंपक्षा वाढली. धर्मांची भूतपणा आणि अद्वैह हे दम्युनेही धर्म प्रवृत्ति आली स्पृणजे त्यांचे फल काय मिळते आहेत. ऐश्वर्येच्छु दम्युने सर्वही यज्ञांमध्ये यांचे ज्याच्या चुद्दीला ज्ञान असते. तोच दक्षिणा अपण करावी: व सर्वही दम्युनी राजा मान्य व पूज्य होय आणि तोच क्षत्रिय- अन्यत योग्य असे पाकयज्ञाही करावे. हे धर्मांचा खरा आधार होय.

मांथाता ह्याणाला:—त्या मनुष्यलोकामध्ये स्थानाकडे निघून गेला. असो, हे निष्पापा, प्रन्येक वर्णात व चारही आश्रमांत निरनि- याप्रमाणे या क्षात्रधर्मांची प्रवृत्ति झाली असून राव्या वेषाने असणारे असे दम्यु दिसून पूर्वीपासून त्यांचे आचरणही उत्कृष्ट पकारे येतात, ह्यांचे कारण काय?

इद्र ह्याणाला:—दंडनीतीचा नाश झाला कोणता मनुष्य, अशा धर्मांनी युक्त असणाऱ्या व राजधर्मही दूर झुगारून दिला गेला ह्याणजे. क्षत्रियाचा अवमान करणार आहे? अन्यायांने

कर्म करुं लागणारे व अन्यायानेंच त्याजपासून पूर्ण फल मिळते. हे युधिष्ठिरा, ज्ञाति, संबंधी निवृत्त होणारे लोक मार्गातून चालणाऱ्या अंधे आणि मित्र श्यांचा संकटात्तन उद्धार केला मनुष्याश्रमाणे मध्येच नाश पावतात. ह्यास्तव, असतां राजाला वैखानसाश्रमाचै फल मिळते. हे नरश्रेष्ठा, पूर्वीच्या सर्व पुरुषांना आधार-लोकांमध्येच व धर्मचिन्हेच धारण करणाऱ्या पुरु-भूत व सृष्टीच्या आदिकालापासून चालू अस-षांमध्येच मुख्य असणाऱ्या लोकांचा वारंवार लेली जी ही क्षात्रधर्मरूपी विधात्याची आज्ञा. सत्कार करणाऱ्या राजाला वानप्रस्थाश्रमाच्या तिच्या अनुरोधानेंतूं वाग. हे निष्पापा, तसेच कर-योगानें प्राप्त होणारी गति मिळते. हे पार्था, एयाविषयींतूं समर्थ आहेस हें मी जाणून आहे. अन्हिकक्रिया, पितृयज्ञ, भूतयज्ञ व मनुष्य-

अध्याय सहासष्टावा.

—००—

राजधर्मात्तिच सर्व धर्माचा अंतर्भाव.

युधिष्ठिर विचारतोः—आपण पूर्वी सांगि- मानन सर्व प्राण्यांचे आणि अतिर्थांचे आराधन तेलेले मनुष्यांचे चार आश्रम मीं श्रवण केले: केले असतां व देवप्रान्तर्य यज्ञ केले असतां आतां आपण त्यांचे स्पष्टीकरण करून विसृत- राजाला वानप्रस्थाश्रमाच्या फलाची प्राप्ति होत. हे अमोघपराक्रमा पुरुषोत्तमा, सत्पुस्पासाठीं शत्रू-हृष्पानें ते सांगा.

भीष्म सांगतात:—हे महाबाहो, युधिष्ठिरा, प्रस्थाश्रमाची गति मिळते. हे राजा, सर्वही ज्याप्रमाणे या लोकामध्ये सत्पुरुषांना संमत प्राण्यांचे पालन व स्वराष्ट्रसंरक्षण यांच्या असलेले धर्म जेस मला अवगत आहेत. त्याप्रे- योगानें त्यांना नानाप्रकारच्या दीक्षा घडतात माणेंच ते तुलाही सर्व माहीत आहेत. तथापि, व त्याला संन्यासाश्रमान्या फलाची प्राप्ति होत. हे धार्मिकश्रेष्ठा नराधिपते युधिष्ठिरा, तुं मला प्रत्यहीं वेदाचें अध्ययन करणे, क्षमा, आचार्य-आश्रमयोतक धर्मभिंवानें जे विचारिले आहेस पृजन व गृहस्त्रृपा यांच्या योगानेही राजाला तें तुला सांगतो, एक. हे नरश्रेष्ठा कुंतीपुत्रा, चारही संन्यासाश्रमाच्या योगानें मिळतारी गति प्राप्त आश्रमांस विहित अशा धर्मांचे आचरण करणाऱ्या होते. हे नरश्रेष्ठा, प्रत्यहीं करावयाचा जप व सदाचारानें वागणाऱ्या लोकांची जीं काहीं केला असतां व यथाविधि देवपूजन केले असतां आश्रमयोतक चिन्हे आहत तीं सर्वही राजधर्मा- राजाला संन्यासाश्रमाच्या फलाची प्राप्ति होते. मध्यें आहत, युधिष्ठिरा, राजानें काम, द्वेष द्यांचा प्राणांचे केवल यूतच असा जो संग्राम, त्यामध्ये त्याग करून व दंडनीतीचा अवलंब करून सर्व एक स्वतःचे सरक्षण किंवा दृसरा मृत्यु, या प्राण्यांवर समदृष्टि उवरें हात्र त्याचा ब्रह्मचर्या दोनच गोटी घडावयाच्या असा ज्या राजाचा श्रम होय. ज्ञानदान, निश्च आणि अनुग्रह निश्चय असतो, त्याला संन्यासाश्रमांचे फल द्यांच्या विधीचे ज्ञान असलेल्या व विधिविहित मिळते. हे भरतकुलोत्पन्ना, सर्वही प्राण्यांशी आचरण असलेल्या धैर्यसंपन्न राजाला गृहस्था- सर्वथेव सरळ आणि प्रतारणाशृन्य अशा श्रमांचे फल मिळते. हे पांडुपुत्रा, आपल्या मार्गानें वागणाऱ्या राजाला संन्यासाश्रमाच्या संपत्तीपैकीं अंश देऊन प्रत्यहीं पृज्य मनुष्यांचे फलाची प्राप्ति होते. हे भरतकुलोत्पन्ना, वान-पृजन केले असतां राजाला ब्रह्मचर्याश्रमांचे प्रस्थाश्रमी व वेदव्रयवेत्त इतरही ब्राह्मण यांना

विपुल द्रव्य देणाऱ्या राजाला वस्त्रानसाश्रमाचं लोकामध्ये जे धर्मनिष्ठात असणारे लोक धर्म फल मिळते. हे भरतकुलोत्पन्ना, राजा सर्व करीत असतात, त्यांचे ज्याच्या राष्ट्रामध्ये प्राण्यांवर दया करू लागला व कूरवृत्तीचा पालन होत असते, त्या राजाला त्यांच्या त्याग करून वारू लागला मृणजे त्याला सर्वही धर्मातील अंश मिळतो. हे पुस्तकेश्वा, जे राजे आश्रमाचं फल मिळते. हे कुंतीपुत्रा युधिष्ठिर, धर्मामध्येच रमणाऱ्या धर्मनिष्ठ पुस्तांचे रक्षण बाल आणि वृद्ध यांजवर कोणत्याही अवस्थे करीत नाहीत, त्यांना त्यांचे पाप लागते. हे मध्ये असतांना दया केली असतां सर्वही आश्र-युधिष्ठिर, जे लोक प्रजापालनाच्या कार्मी मांस मिळणाऱ्या गतीची प्राप्ति होते. हे कुर-राजांचे साहाय्यकर्ते असतात, त्या सर्वानाही, हे कुलोत्पन्ना, ज्या प्राण्यांवर बलात्कार घडला निष्पापा, दुसऱ्यांनी केलेल्या धर्मातील अंश असेल ते शरण आल्यास त्यांचे संरक्षण कर-मिळतो. हे नरश्रेष्ठा, सर्वही आश्रमामध्ये गृहणाऱ्या पृथक्षीपतीस गृहस्थाश्रमाचं श्रेय मिळते. म्थाश्रमाचंच धर्मसिद्धत्व अन्यत उज्ज्वल असून सर्व स्थावरजंगम प्राण्यांचे संरक्षण आणि तो पवित्रही आहे असे म्हटलेले आहे. आम्हीही त्यांचा योग्य प्रकारे बहुमान केला असतां त्याच धर्मांचे सेवन करीत आहो. जो मनुष्य राजाला गृहस्थाश्रमाचे श्रेय मिळते. जो मनुष्य सर्व प्राण्यांना आपल्याप्रमाणेंच पहातो, व विधात्यांनें निर्माण केलेल्या धर्माप्रमाणे व ज्यांत स्थितपणे दंड करितो, व क्रोधाचा जय करितो, काहीं तरी अर्थ आहे अशा प्रकारचे आचरण त्याला इहपरलोकीं सुखाची प्राप्ति होते. धर्म-डेविते त्याला सर्वही आश्रमाचे अविनाशी असे रूपी समुद्रामध्ये असणारी, सच्चगुणरूपी नौकाफल मिळते. हे कुंतीपुत्रा युधिष्ठिर, ज्या वाहकांचे साहाय्य असेलेली, धर्ममर्यादासूर्खी दोर पुस्ताच्या डिकाणीं वास्तव्य करणाऱ्या सदगु-असेलेली व दानरूपी वाशृच्या योगानें मार्गाणांचा केवळांही नाश होत नाही. तो नरश्रेष्ठ वसून गमन करणारी राजधर्मरूपी नौका आश्रमवासीच होय असे लालें आहे. हे राजाला तासून नेत. जेव्हांना राजा हा त्याच्या युधिष्ठिर, म्थानामुळे, कुलामुळे व वयामुळे अंतःकरणांत असेलेल्या सर्व इच्छा पूर्ण होउन यावयाचा मान सर्वाना दिला असतां सर्व त्यांपासून निवृत्त होतो. तेव्हांना तो केवल सच्च-आश्रमामध्ये वास केल्यांचे श्रेय मिळते. हे गुणांचे अवलंबन करितो व त्यामुळे त्याला नरश्रेष्ठा, सर्वांचे देशधर्म आणि कुलधर्म यांचे बहुपदाची प्राप्ति होते. हे पुस्तकेश्वा प्रजाधिपालन केल्यामुळे राजाला सर्वांश्रमांचे फल पते युधिष्ठिर, अंतःकरणाचा निरोध करून मिळते. योग्य वेळीं ऐश्वर्य संपादन करणारा, अन्यत प्रसन्न विज्ञानें जो प्रजापालनामध्ये भूताना बळि देणारा, व सत्पुरुषांचा बहुमान आसक्त होऊन रहतो. त्याला वेदाध्ययननिष्ठ करणारा जो राजा, त्याला, हे युधिष्ठिर, व सत्कर्म करणाऱ्या ब्राह्मणांच्या धर्माची प्राप्ति आश्रमवासांचे फल मिळते. धर्मांचे ज्ञान नस-होते. यास्तव, हे युधिष्ठिर, तुं सर्व लोकांचे णोरे जे मत्त, प्रमत्त इन्द्रादिक दहा प्रकारचे पालन करण्याविषयीचा यत्न कर. हे भरत-लोक सांगितले आहेत, त्यांपैकीच राजा हा कुलोत्पन्ना, जे लोक वनामध्ये व आश्रमामध्ये एक जरी असला, तरी जो राजा सर्व लोकांचा राहून धर्मचरण करितात, त्यांहून शंभरपट न्याय पहात असतो, त्याला, हे कुंतीपुत्रा, सर्वही धर्म राजाला प्रजापालनाच्या योगानें घडतो. हे आश्रमांचे श्रेय मिळते. हे भरतकुलोत्पन्ना, या पांडवश्रेष्ठा, हा नानाप्रकारचा धर्म मीं तुला

कथन केला आहे. सर्वांच्या प्रथम ज्याचें ज्ञान कांहीही नाहीं. इतकेही करून जर त्या झाले अशा या सनातन धर्माचें तुं आचरण राज्यार्थी पुरुषाने सर्व राष्ट्राला चांगल्या दृष्टीने कर. हे नरश्रेष्ठ पांडुपुत्रा, तुं प्रजापालनामध्ये पाहिले, तरच राष्ट्राचें कल्याण व्हावयाचें. आणि आसक्त होऊन राहिलास म्हणजे तुला चार बलाढच पूरुष जर कोपाविष्ट झाला, तर तो आश्रमांसंवंधीच्या व चार वर्णांसंवंधीच्या धर्मां- एखादे वेळीं राष्ट्राचें निर्मलनही करून याकील. ची प्राप्ति होऊन, एकाग्रत्वादिरूपी योगाचीही हे राजा, जिनी धार निघें अतिशय कठीण प्राप्ति होईल.

अध्याय सदुसंष्ठावा-

—०—

राजाची आवश्यकता.

असरेत, त्या खेनुला अतिशय क्रेश भोगावे लागतात: आणि, हे राजा, जी सुखाने धार देते तिला कोणी मुळाची क्रेश देत नाही. जें काष न तापवितांच वांकते त्याला तापविण्याचे कारण

पडत नाही: व जें मूळचंच वाकलेले असरेत

युधिष्ठिर विचारतोः—हे पितामहा, आपण त्याला तर कोणी वांकवितीही नाहीं. ह्या दृष्टां-मला चार आश्रमांचे व चार वर्णांचे धर्म तावस्तु, हे वीरा, जो बलाढच अंसुल त्याच्याशीं सांगितले. आतां, राष्ट्राचे जें कांहीं अत्यंत नम्रपणानेच वागावे. अतिशय बलाढच अस-ओष्ठ असे कर्तव्य ते आपण मला कथन करा. लेल्या पूरुषाला नमस्कार करणे म्हणजे इंद्रां-

भीम्य संगतातः—कोणा तरी राजाला राज्या- लाच प्रणाम करणे होय. सारांश, कल्याणेच्यु भिषेक करणे हें राष्ट्राचे मुख्य असे कर्तव्य आहे. पुरुषाने राजाचीच स्थापना केली पाहिजे. कारण, कारण, राष्ट्राला कोणी नियंता नसला म्हणजे ज्यांच्या देशामध्ये राजा नसतो त्यांना द्रव्यांते निर्वल शाळ्यामुळे शब्द त्याला आक्रांत प्राप्तीही होत नाहीं व खीचीही प्राप्ति होत करून सोडतात. राजा नसल्यास गाढामध्ये नाहीं. अराजक राष्ट्रामध्ये दुष्ट मनुष्य परद्रव्याचा धर्म ठिकत नाहीं. इतकेचे नव्हे, तर प्रजाही अपहार करून आनंदांत रहतो. पण जेव्हां परस्परांना शासून लागतात. म्हणूनच, विकार दुसरे लोक त्याचे निर्मलन करून लागतात, असो सर्वथा ह्या अराजकाला! राजाचा अंगी- तेव्हां त्याला राजा असावा असे वाटते. जेव्हां कार करणे म्हणजे दंडाच भीकार करणे राष्ट्राला राजा नसतो तेव्हां दुष्ट लोकांना देखील होय, अशी श्रुति आहे. म्हणूनच कल्याणेच्यु क्षेमप्राप्ति होत नाहीं. कारण, एका पूरुषाचे पुरुषाने इंद्राप्रमाणेच राजाचा बहुमान करावा. द्रव्य दुसरे दोघे हरण करितात; व त्या दोघांचे अराजक राष्ट्रामध्ये वास्तव्य करणे प्रशस्त नाहीं आणवी दुसरे पुकळ लोक हरण करितात. असा माझा अभिप्राय आहे. अराजक राष्ट्रामध्ये अराजक राष्ट्रांत जो पुरुष दास नसेल त्याला असीही हवन केलेली द्रव्ये धारण करीत नाहीं. दास केला जातो व स्त्रिया बलात्काराने हरण त्यांतनही, जर एखाद्या अत्यंत बलाढच राज्यार्थी केल्या जातात. म्हणूनच देवांनीं प्रजापालक पुरुषाने ह्या अराजक म्हणूनच निर्विर्य अशा निर्माण केले. जर या भूलोकावर शासन-राष्ट्रावर स्वारी केली, तर त्यांनीं त्याला सामोरे कर्ता राजा नसता तर उदकांतील मत्स्याप्रमाणे जाऊन त्याचे पूजन करावे हाच त्याजवर बलिट लोकांनीं निर्वल मनुष्यांना भक्षण करून अस्तंत उक्कट असा उपाय. सारांश, ह्या शक्तीले असरेत. पूर्वी राजा नसल्यामुळे, उदकांतील मत्स्याप्रमाणे, अतिशय वाईट असे दुसरे तील मत्स्याप्रमाणे, निर्वल असेल त्याला भक्षण

करावयाचें अशा रीतीने परम्परांना भक्षण सैन्य मिळाले म्हणजे शत्रुंनी पगभव करण्यास करून लोक नाश पावल होते. पुढे त्या सर्वांनी अशक्य व प्रतापशाली असा तं राजा राक्ष-जमून असा नियम केला की, “कठोर भाषण साना सुख देणाऱ्या कुवेराप्रमाणे आम्हां सर्वाना करणारा, निर्दयपणे गिक्षा करणारा, परम्बी-सुखी ठेवशील. आणि राजा आल्यानंतर तु गमन करणारा व दसव्याचेंद्रव्य हरण करणारा उन्हृष्ट प्रकारे पालन केल्यामुळे प्रजा धर्माचरण अशा प्रकारचे जे लोक असतील, त्यांचा आम्ही करतील त्याचा चतुर्थीश तुला मिळत. प्रयास त्याग करू. ” याप्रमाणे, सर्वही वर्णाना विश्वास न करितां प्राप्त झालल्या त्या मोड्या धर्माच्या उन्पन्ह होण्यासाठीं सर्वाना सारखेच नियम योगाने अभ्युदय पावळ, हे राजा, देवांचे पालन करून ते त्या नियमांप्रमाणे वागं लागेल. तथापि करणाऱ्या इंद्राप्रमाणे तु आमचे सर्व वाजूंनी ते दुःखपीडित झाले; आणि म्हणूनच त्या वेळीं संरक्षण कर. प्रकाशमान असा जण सूर्यच सर्वजग मिळून ब्रह्मदेवाकडे जाऊन, त्याला, “हे असा असणारा तु विजय मिळविण्यासाठीं भगवन्, कोणी अधिष्ठित नसल्यामुळे आमचा प्रयाण करून शत्रुंच्या अभिनानाला उडवून दे. नाश होत आहे, यास्तव, आपण आम्हांला तजा संदेव जय असो. ” हे ऐकन, तेजाच्या कोणी तरी अधिष्ठित या, तो आमचे पालन योगाने जण प्रज्वलित असलेला व महाकुलामध्ये करण्याविषयीं व आम्हीं वहुमान करण्याला उन्पन्ह झालला तो अतिशय पराक्रमी मनु योग्य असावा. ” असे म्हणाऱ्य, तेहांचा ब्रह्म-ब्रंगवर मोठे सैन्य घेऊन राज्य करण्यासाठी देवाने मनूला आज्ञा केली. परंतु मनून ती निधाला; तेहांचे इंद्रांचे महाच्य जाणणाऱ्या देव-मान्य करून त्यांचे अभिनंदन केले नाही. तांप्रमाणे त्याच्या महत्वाकडे दृष्टिदेऊन सर्व

मनु म्हणाला:—मला पापकर्माची भीती वाढते. प्रजा त्याची भीती वाढगून स्वधर्मावर लक्ष्य ठेवू राज्य व त्यांतही विशेषकरून संदेव अस-लागल्या. पुढे, वृष्टी करीत असणारा जण मेघच न्मार्गाने वागणाऱ्या मनव्यावर तें करणे म्हणजे अशा त्या मनून पापाचरण करणाऱ्या लोकांना तर अतिशय दुमतर असेच पातक होय. ताच्यावर आणुन म्वधर्मामध्ये आसक्त करीत

भीम सांगतात:—हे ऐकन त्याला ते लोक करीत सर्व पूर्वीवर संचार केला. सारांश, त्या म्हणाले, “तु भिक्खुं नको. राष्ट्रांत पातक घडले भूतलावर ज्या मनव्यांना कल्याणाची इच्छा तर ते त्याच्या कर्त्याला लागेल. तड्या भांडा-असेल त्यांनी प्रजेवर अनुग्रह करण्यासाठी गाराची अभिवृद्धि द्वावी एतदर्थ आम्ही प्रत्येक प्रथम राजाच केला पाहिजे; व ज्याप्रमाणे पन्नास भागांपैकी एक पशु, सुवर्णाच्या शिष्य गुरुंपीं नम्रपणाने वागतो त्याप्रमाणे पन्नास भागांपैकी एक भाग आणि धान्याचा संदेव प्रेमपूर्वक त्याच्याशीं नम्रपणे वागवें; व दशमांश तुला अर्पण करू. सुखरूप कन्यांचे देव ज्याप्रमाणे इंद्राच्या सानिध्यास असतात वराकडून द्रव्य घेण्याचा प्रसंग आल्यास अथवा त्याप्रमाणे राजाच्या सानिध्यास असावे. त्या तिच्या विवाहासंबंधाने विवाद पडला तरी ती लोकामध्ये भ्वजन ज्याचा आदर करितात आम्ही तुलाच अर्पण करू. श्रेष्ठ अशीं शस्त्रे व त्याला इतरही लोक वहुमान देतात: व स्व-वाहने यांनी यक्त असणीरे मुख्य मुख्य लोक जनन अवमान करीत असले म्हणजे दुसरे महेंद्राच्या अनुरोधाने वागणाऱ्या देवतांप्रमाणे लोकही त्याचा तिरस्कार करितात. म्हणूनच तुश्याच अनुरोधाने वागतील. याप्रमाणे तुला प्रजांनीं राजाचा वहुमान करावा. परकीया-

कडून राजाचा तिरस्कार होणे हें सर्वानाच इच्छेने त्या धर्मशील अशा बृहस्पतींना राज्य दुःखदायक आहे. यास्तव छत्र, वाहने, वस्त्रे, करण्याच्या विविविषयी प्रश्न करू लागला. अलंकार, भक्ष्य-पेय पदार्थ, मंदिरे, आसने, वसुमना ह्याणाला:—प्राण्यांचा अभ्युदय शर्या व इतरही सर्व प्रकारचे साधनभूत पदार्थ होण्याचे साधन कोणते? कोणत्या कर्मच्या प्रजांनीं राजाला अर्पण करावे; आणि त्यांजकडून योगाने त्यांचा नाश होते? आणि, हे महाबहुमान मिळावा म्हणून दुर्जय अशा राजानेही ज्ञानसंपन्न, कोणाचे आराधन केले असतां त्यांच्यार्थीं हास्यपूर्वक भाषण करावे. कोणी त्यांना अविनश्वर अशा सुखाची प्राप्ति होते? कांहीं विचारल्यास त्याला मधुर भाषेत उत्तर याप्रमाणे महाज्ञानसंपन्न व अल्यंत तेजस्वी यावे, कृतज्ञता बाळगावी, प्रजेवर अल्यंत प्रेम अशा कोसलाधिपतीने विचारल्यानंतर, बृहस्पतींने असावे, आपल्या संपत्तीमध्ये सर्वांचा विभाग त्याला संपर्ण राजसत्कार सांगितला.

आहे असें समजावे, इंद्रियजय करावा व कोणी बृहस्पतींह्याणाला:—हे महाप्राज्ञ, राजा हाच भेट घेतल्यास त्याची सौम्यपणे व हृदयास लोकांच्या धर्माचे मूळ आहे असे दिसून येते. आनंद होईल अशा रीतीने उक्तृष्ट प्रकारे राजाच्या भीतीमुळेच प्रजा परस्परांना भक्षण आपणही भेट घ्यावी.

अध्याय अडुसष्टावा.

—:::—

अंगिरसाचा उपदेश.

युविष्ठिर विचारतो:—हे भरतकुलश्रेष्ठ गाढ अंथकारामध्ये मग्न होऊन जातील व परपितामहा, मनुष्यांचा अधिपति जो राजा स्परांना पाहून शकणार नाहीत; अथवा ज्यात्याला ब्राह्मण लोक देवता असें कां ह्याणतात ते प्रमाणे अन्यथा उदकामध्ये असलेले मर्त्य हे मला सांगा.

परम्पर्मधुमतींच्या डिकाणीं आसक्त होणाऱ्या सर्व लोकांना धर्माच्या अनुरोधाने शिक्षा करून राजाच ताव्यावर आणितो व तसें केल्यामुळेच ता विराजमान हाता. ह राजा, ज्याप्रमाणे चंद्रसूर्याचा उदय ह्याला नाहीं तर लोक करीत नाहींदा सोडून वागणाऱ्या व परम्पर्मधुमतींच्या डिकाणीं आसक्त होणाऱ्या सर्व लोकांना धर्माच्या अनुरोधाने शिक्षा करून राजाच ताव्यावर आणितो व तसें केल्यामुळेच ता विराजमान हाता. ह राजा, ज्याप्रमाणे चंद्रसूर्याचा उदय ह्याला नाहीं तर लोक

भीष्म सांगतात:—हे भरतकुलोत्पन्ना युधि-उद्याण करून स्वच्छंदंपणे विहार करू लागतील; छिरा, याविषयीं वसुमना याने बृहस्पतीस जे व वारंवार परस्परांची हिंसा करू लागतील; व विचारिले होतें तें प्राचीन इतिहाससूपाने प्रथम परस्परांचा त्रास सहन करून पुढे परसांगत असतात. तें असें.—पूर्वीं वसुमना नां-स्परांना आक्रांत करून अतिशय त्रास देऊ वाचा ज्ञानसंपन्न असा एक कोसल देशाचा लागतील व लवकर्च समूळ नष्ट होतील यात अधिपति होता. त्याने ज्ञानसंपन्न महर्षि बृह-संशय नाहीं, त्याचप्रमाणे, राजा नसल्यास प्रजा स्पति यांना विचारिले होतें. विनयाने वाग-नाश पावतील व गुराखी नसलेल्या पशुप्रमाणे एत्याचे ज्ञान असलेला व सर्व प्रजेचे हित कर- दुःखर्षी प्राणी गाढ अंथकारामध्ये मग्न होऊन एत्यामध्ये आसक्त असलेला तो राजा बृहस्पती-जातील. राजाने जर पालन केले नाहीं तर कडे गेला; व विनयोचित अशीं उत्थापन देणे वलवान् लोक निर्वल पुरुषांच्या हातीं अस-वर्गेरे सर्व कृत्ये करून व यथाविधि प्रदाक्षिणा लेल्या द्रव्यादिकांचा अपहार करतील व ते व नमस्कार करून, प्रजेला सुख द्वावें ह्या जोराने संरक्षण करू लागले तर त्यांचा धध

कर्तील. तसेच, लोकांमध्ये हीवग्न माझी आहे जातील; त्यांना धर्माचा संपर्क सुद्धां घडणार असे कोणालाही मानितां यावयाचे नाहीं. नाहीं: द्रव्यापहार करणाग मनुष्य स्वस्थपणे राजांने पालन केले नाहीं तर स्त्री संचार करू लागेल इतकेच नव्हे, तर दुसऱ्याच्या पुत्र, द्रव्य आणि परिवार हीं कांहीही हातांत असलेली वग्न सुद्धां तो काढून होईल, नाहींतशीं होऊन सर्वत्र शृङ्ख होऊन सर्व मर्यादा नष्ट होतील, व एकदूर लोक जाईल. दुष्ट लोक दुसऱ्याची वाहने, वस्त्रं भीतीने व्याकृत होऊन पलायन करू लागतील, अलंकार आणि नानाप्रकारची रन्ने बलांका- अनीतीने वागं लागतील. वर्णसंकर होईल राने हरण करू लागतील; धर्मचरण करणाऱ्या आणि राजांने पालन न केल्यास राष्ट्रामध्ये लोकांवर नानाप्रकारं शस्त्रप्रहार होऊ लागतील; दुर्भिक्षाचा प्रवेश होईल. कारण, राजा रक्षण अधर्मला आधार मिळेल; माता, पिता, बृद्ध करीत असला ह्याणजे लोक स्वच्छेदपणे गृहाची लोक, आचार्य, अतिथि आणि गुरु यांना द्वारे उघडीं ठेवून निर्भयपणे झोप घेत पडेलेले देवील दुष्ट लोक दःख देऊ लागतील अथवा असतात. धर्मनिष्ठ राजा जर उक्तुष्ट प्रकारे डारही करतील; द्रव्यसंपन्न लोकांना प्रत्यही वध पृथ्वीचं पालन करीत नसला, तर कोणीही दुस-आणि बंधन हीं दुःखं भोगावीं लागतील; कोणा- यानें केलली निंदा सहन करीत नाहीं, मग वरही कोणाचा अधिकार रहाणार नाहीं: ताडनाची गोष्ठ कशाला ? राजा जर संरक्षण अकालीं मृत्यु येऊ लागेल; सर्वच लोक दूरवड- करीत असला तर स्थिया सर्व प्रकारच्या अलं-व्योर बनतील व भयंकर अशा नरकांत पट्टील. कागांनीं भूषित होऊन मनुष्य बोव्या वेतल्याव्यभिचाराला दोष मानला जाणार नाहीं; कृषि वांचून निर्भयपणे मार्गावरून जाऊ शकतात; लोक आणि वाणिज्य यांचा नाश होईल; धर्म रसातद्वास धर्माचाच अंगीकार करितात; परम्परांना केंद्र देत पोचेल आणि वेदत्रयाचे अस्तित्व नाहींसे नाहीत इतकेच नव्हे, तर एकमेकांवर अनुग्रह होईल; विपुलदक्षिणासंपन्न असे यज्ञ यथाविधि करितात; तीनही वर्ण नानाप्रकारचे मोठमोठे चालणार नाहींत; विवाहाचे अस्तित्व नाहींसे यज्ञ करितात; आणि एकाग्रपणे विद्याध्ययन होईल; समाज नष्ट होईल; धेनूकडे दृष्टभावाची करितात, उपर्जीविका हें या जगताचे मूळ असून, प्रवृत्ति होणार नाहीं; डेन्यांतून तुक घृसट्टले वेदत्रयप्रतिपादित कर्मच्याच योगाने जगताचे जाणार नाहीं; गोळवाड्याचा नाश होऊन प्राणधारण होत असें. कारण. यज्ञादि-जाईल; सर्वही लोकांची अंतःकरणे संत्रम्भ कर्मच्या योगाने वृष्टि होते: व हीं सर्व कर्म आणि उद्विग्न होऊन त्यांस कांहीं सुचेनासे राजा उन्कृष्टपणे पालन करीत असेल तरच होईल व हाहाकार माजून जाऊन ते सर्व चालतात. जेव्हां राजा राज्यशक्त्याचे ऐष एका क्षणांत नाश पावतील. राजांने पालन असे जुं आपल्या मानेवर घेऊन मोऱ्या साम-केले नाहीं तर दक्षिणासंपन्न असे एक वर्षांने श्यांने प्रजापालन करितो, त्या वेळीं लोक समाप्त होणरे यज्ञ विलकूल भीति न बाळगतां प्रसन्न रहातात. सारांश, याचे अस्तित्व नस-कोणालाही करितो येणार नाहींत; विद्या आणि ल्यास कोणत्याही प्राण्याचे अस्तित्व असणार वत यांची समाप्ति झालेले तपस्वी ब्राह्मण चार नाहीं. व याचे अस्तित्व असलेले तरच सर्व वेदांचे अध्ययन करणार नाहींत; ब्राह्मणांचा लोकांचे संदेव अस्तित्व असते, त्या राजाचा नाश शाल्यामुळे सर्व लोक नष्टप्राय होऊन बहुमान कोण करणार नाहीं! राजांचे प्रिय

आणि हित करण्याविषयीं उद्युक्त होऊन जो केहांही दोष देण्याविषयीं उद्युक्त होऊ नये. मनुष्य त्याचा सर्व लोकांच्या अंतःकरणांत पुत्र असो, बंधु असो, मित्र असो अथवा भीती उत्पन्न करणारा कार्यभार आपल्या शिरा- प्रत्यक्ष राजाच्या बरोबरीचा असो, त्याने जर वर घेतो, त्याला इहपरलोकांची प्राप्ति होते. जो राजाच्या उलट वर्तन केले तर त्याला सुख-मनुष्य राजाचे वाईट व्हावे अशी अंतःकरणांत प्राप्ति होणार नाही. आपला मार्ग कृणवर्ण इच्छा करील, तो इहलोकामध्ये केश पावून करून सोडणारा प्रज्ञलित झालेला असि । दग्ध मरणोत्तर नरकास जाईल. हा एक मनुष्य केलेल्या वस्तूतील कांहीं तरी शेष टेवील, पण आहे असें समजून राजाचा केहांही अवमान राजाचा अपराध करणाऱ्या मनुष्यांचा अवशेष करू नये. कारण, ती एक मनुष्याचे स्वरूप कोठेही रहात नसतो. मनुष्याने राजाच्या धारण करणारी देवता आहे. राजा समयोचित सर्वही वस्तूचे संरक्षण करावें; अपहार न करितां अशीं पांच प्रकारचीं स्वरूपे धारण करितो. त्यांचा दूरच त्याग करावा; व मृत्यु जसा कारण तो असि. सूर्य, मृत्यु, कूबेर आणि नकोसा वाटतो त्याप्रमाणेंच राजद्रव्यापहाराचा यम यांची स्वरूपे धारण करणारा आहे. ज्या मनुष्यास तिक्कारा असावा, कारण, जर राज-वेळी पापी लोकांनी प्रतारणा कल्यामुळे ते द्रव्याला नुसता स्पर्शही केला तर पारध्याने जवळ येतांच राजा त्यांना आपल्या तेजाच्या पसरलेल्या मायावी जाव्याला स्पर्श करणाऱ्या योगाने दग्ध करून यक्को, तेहां तो अधि-हरिणप्रमाणे मनुष्य तत्काल नाश पावतो. स्वरूपी असतो: जेहां भूतलावर संचार करून ह्याणनच बुद्धिमान् मनुष्याने स्वतःच्या द्रव्याराजा सर्वही प्राण्यांची पहाणी करितो व त्यांचे प्रमाणे राजद्रव्यांचे संरक्षण करावें. राजद्रव्याकल्याण करून परत जातो, तेहां तो मृत्युम्ब-चा अपहार करणारे लोक चिरकालपर्यंत घोर, रुपी असतो: ज्या वेळीं पापयुक्त व ह्याणनच निराधार आणि मरणप्राप्त दुःखदायक अशा अपवित्र अशा शंकडों मनुष्यांचा व त्यांचे पुत्र, नरकामध्ये पडतात. गजा, भोज, विराट, सम्राट, पौत्र आणि साहाय्यकर्ते हांचा कुद्र हाऊन क्षत्रिय, भूपति आणि नृप ह्या शब्दांच्या योगाने संहार करितो, तेहां तो मृत्युस्वरूपी असतो: ज्यांची भूति केली जात त्याचा बहुमान ज्या वेळीं तो कडक शासन करून सर्व अ-करणे कोणाला अयोग्य असणार! अर्थात् धार्मिक लोकांचे नियमन करितो व धार्मिकावर कोणालाही नाही. ह्याणनच अग्रदयाची इच्छा अनुग्रह करितो, तेहां तो यमस्वरूपी असतो: करणाऱ्या, अंतःकरणाचा जय केलेल्या आणि व जेहां आपणावर उपकार करणाऱ्या लोकांस इंद्रियांचा निघ्रह केलेल्या स्मरणशक्तिसंपन्न, द्रव्यांचा वर्षाव करून तृप करितो, अपकार दक्ष आणि बुद्धिमान् मनुष्यांनी राजाच्या करणाऱ्या लोकांची नानाप्रकारचीं रत्नं हरण आश्रयास अवश्य रहावें. कृतज्ञ, ज्ञानसंपन्न, करून घेतो, किंत्येकांना संपत्ति देतो व किल्ये- कुद्र बुद्धि नसणारा, बलवत्तर भक्ति असलेला, कांकडून ती ग्रहण करितो, तेहां या लोका- जिताद्रिय, सर्वदा धर्मनिष्ठ असलेला आणि मध्ये राजा कुबेरस्वरूपी असतो. ज्याला धर्मा- नीतींने वागणारा जो मंत्री, त्याचा राजाने बहु-चरणाच्या योगाने प्राप्त होणाऱ्या परमात्म्याच्या मान केला पाहिजे. राजाने, ज्यांची भक्ति दृढ लोकाची इच्छा असेल, त्या दक्ष आणि क्रेश- असेल, व जो इतर कोणाची जरूर नाहीं, मी दायक कर्म न करणाऱ्या मनुष्याने राजाला एकत्राच काम करीन, असें ह्याणत असेल,

ज्याचीं कृत्ये क्षुद्रपणाचीं नसतील, व ज्यानें पूर्वी आचरण केले पाहिजे तें राजाचें समग्र ईंद्रियजय केला असेल, असा धर्मवेत्ता व ज्ञान-वर्तन अवधानपूर्वक श्रवण कर. राजानें प्रथम संपन्नच मनुष्य आपल्या आश्रयास ठेवावा. आपल्या अंतःकरणाचा जय केला पाहिजे; ज्ञान हें मनुष्याला प्रोट करितं: व राजा हा द्वाणजेच त्याला पुढे शत्रूचा जय करितांयेतो. अपराधी मनुष्याला—तो ज्ञानसंपन्न असला तरी—कारण, ज्याला केवल अंतःकरणाचा जय क्षीण करून सोडतो व ज्याचा अंगीकार केला करितांयेत नाहीं, तो राजा शत्रूंचा पराजय असेहा त्याला सुखी करितो. राजाचा अपराध करण्याविषयी कसा समर्थ होणार? एवढे करणाऱ्या मनुष्याला सुखपापि कोळून होणार? अंतःकरणजयाचे महत्त्व आहे. राजानें राजा हा प्रजेचे प्रोट असे अंतःकरणच होय; पांचही ईंद्रियांचा नियह केला पाहिजे. कारण, ताच प्रजेची गति आणि प्रतिक्रिये व उत्कृष्ट ईंद्रियजय केला असतां राजा शत्रूंस पीडित प्रकारच्या सुखाचे साथन होय. हे राजा, करून शकतो. हे कुरुनंदना, किले, राष्ट्राची राजाचा आश्रय करणाऱ्या लोकांना इहपरलोक सीमा. राजधानीतील व इतर नगरांतील उप-उत्कृष्ट प्रकारे हम्नगत करितांयेतात. राजाही वने यांमध्ये चौक्या ठेवाव्या. तसेच, हे नर-ईंद्रियदमन. सत्यता आणि सुहदाव यांनी युक्त अष्टा, सर्व करेण्या, राजधानी, इतर शहरे व होक्तन पृथ्वीचे पालन केल्याने व माझमोठे राजाचे वसतिस्थान ह्या डिकाणींही चौक्या यज्ञ केल्याने अव्यंत कीर्तिसंपन्न होतो. व स्वर्ग-असाच्या, क्षुधा, तुष्णा आणि श्रम सहन लोकीं त्याला अविनाशी अशा पंदाची प्राप्ति होते. करण्याचे सामर्थ्य असेलेल्या व परीक्षा केलेल्या आपमाणे अंगिर मर्माने सांगितल्यानंतर पुस्तकांना हेर नेमावे; व त्याना मूर्ख, अंधके, तो कोसलेदशाधिपति वीर नृपत्रेषु प्रयत्नपूर्वक वाहिर इत्यादिकांचीं स्वरूपे यावीं. हे महाप्रजेचे पालन करून लागला.

अध्याय एकुणसत्तरावा.

—००—

शत्रूवर स्वारी करण्याचा विधि व दंडनीतीचे महत्त्व.

युधिष्ठिर विचारतो:—हे भरतकुलात्पन्ना, शत्रूने पाठविलेले हेर ओळखले पाहिजेत. बाजार, शास्त्रांत राजाचे अवश्य करत्य विशेषकरून काय विहारस्थाने. समाज, भिक्षकरी अथवा संन्यासी, सांगितले आहे? त्याने आपल्या राष्ट्राचे संरक्षण लहानमोठी उपवने, पंडितांच्या सभा, निरक्षें करावे? शत्रूंचा पराजय कोणत्या प्रकारे निराळे देश, चव्हाणे, सभा आणि निवास-कारवा? हेरांनी योजना करी करावी? आणि स्थाने द्यांमध्ये, चातुर्यसंपन्न अशा राजानें शत्रूंच्या चारही वर्णांच्या डिकाणीं, सेवकांच्या डिकाणीं, हेरांचा शोध करावा. कारण, हे पांडुपुत्रा, स्त्रियांच्या अंतःकरणांत व पुत्रांच्या हृदयात प्रथम हेराचा शोध लागला म्हणजे कल्याण विश्वास कसा उत्पन्न करावा?

भीम संगतात:—हे महाराजा, राजानें नित्यकृष्ट प्रतीची आहे असे वाट असेल, तेहां अथवा त्याच्या प्रतिनिधीं जे इतर सर्व कार्यां-आपल्या अमात्यांच्या साहाय्याने विचार करून

त्यानें आपल्याहून अन्यंत बळाहच अशा बृहस्पतिनिं सांगितले आहे. हे राजा, साम, राजाशीं संधि (तह) करावा. आपण हीन दान आणि भेद द्या तीन उपायांनी ज्या स्थितीत आहों असें जरी कळून आले नाहीं. गोष्टीची प्रापि होणे शक्य असेल, तेवढ्यांवरच तरीही कांही कार्य साधावयाचे असल्यास चतुर सुज्ज राजाने संतुष्ट होऊन रहावे. हे कुरुनंदना, अशा भूषतीने शत्रूशीं अवश्य संविक करावा. राजाने प्रजेच्याच संरक्षणासाठी तिच्या प्रापीचा तसेच, धमोच्या अनुरोधाने राष्ट्राचे पालन कर-षष्ठांश कर घ्यावा. मत्त, प्रमत्त, उन्मत्त णाच्या राजाने गुणवान्, अन्यंत उन्साईसंपत्ति इत्यादिक जे दहा धर्माने वागणारे पुरुष पूर्वी आणि धर्मवेत्ते असे जे कोणी सत्पुरुष असतील सांगितले आहेत. त्यांचे थोडं अधिक जे कांही त्यांच्याशीं मिळून वागावे. आपला उच्छेद द्रव्य असेल तं सर्व पुरवासी लोकांच्या रक्ष- होत आहे असे दिसून येतांच अन्यंत बृद्धिवान णासाठी एकदम काढून घ्यावे. तं आपल्या अशा राजाने, ज्यांनी आपणाला पूर्वी अपकार पुत्राप्रमाणेच प्रजेवर निःसंशय दृष्टि उवली केला असेल अथवा जे प्रजेचा देव कर्गत पाहिजेस. पण खटला पहाण्याचा प्रसंग असतील त्या सर्वांचा वथ करावा. जो गजा आप्यास त्यांपीकीं कोणावरही प्रेम करितां कामा कोणाला अपकार करण्याविषयीं अथवा शत्रुंच नंय. ज्या वेळीं खटला पहावयाचा असेल, त्या निर्मूलन करण्याविषयीं समर्थ असतो. तो लोकां- वेळीं राजाने सर्व गोष्टीचा विनार करण्याचा व च्या उपेक्षस पात्र होतो. तरु, गोर्यसंपत्ति, अन्यंत ज्ञानसंपत्ति अशा लोकांची खटला सज्ज, सुन्ही आणि सामर्थ्यसंपत्ति संन्य असलेल्या. एकण्याच्या कार्मी संदेव येजना करावी. कारण, गळवाचे चिरम्भायन्व अशा प्रकारच्या लोकां- इच्छा झाली, तर ज्या भज्जृतासाहाय्यकर्त अथवा बंधुजन नाहीन व जो इतरांशीं युद्ध करण्या- वर्ग अवलंबून असते. मुवणीदिकांच्या खाणी, मध्ये आसक्त झाला आहे व जो अवधानशृन्य मिगरं, धान्यादिकांच्या विक्रीची स्थाने, व निर्बल आहे असे कळून येईल, त्याजवऱ्य नोंका आणि हर्त्ताचे कठप द्यांच्या कामावर स्वारी करण्याची आज्ञा यावी: खारी कर- अमान्यांची अथवा अन्यंत प्रामाणिक अशा हित- एन्याच्या पूर्वी गजधारीमध्ये प्रजापालनाची चिंतक पुस्तपांची योजना करावी. सर्वथै उन्कट सर्व व्यवस्था करून ठवावी. जो गोर्यसंपत्ति प्रकारे शासन करण्याचा गजाटा धर्माची प्रापि राजा बळ आणि गोर्यकमी असतांही त्याच्या होते. कारण, संदेव उन्कृष्ट प्रकारे शासन करणे स्वाधीन होणार नाहीं. त्याला हीन मिथर्तास हाच त्याचा प्रश्नसर्नीय असा धर्म होय, हे भरत- पोहोचविण्यासाठी तत्पर होऊन रहावे. शक्त, कृतोपत्त्वा, गजाला वंदांचे आणि त्याच्या अभ्यां आणि विष द्यांचा प्रयोग करून त्याच्या अंगांचे जान असावे. तो बृद्धिमान, तपोब्रलयुक्त.. राष्ट्राला पीडा यावा द त्याचे अमान्य संदेव दानर्थाल व यज्ञकंप करणारा असा व प्रियपुरुष यांजमध्ये कलह उत्पन्न करावा. असावा. हे सर्वही गुण राजाच्या अंगी संदेव राज्याची इच्छा असणाऱ्या ज्ञानसंपत्ति गजाने निश्चलपणे वास करीत असेल पाहिजेत. व्यव- युद्ध हें सर्वथै वर्ज्यन करावे. कारण, तर्निच हागचा लोप झाल्यास गजाला म्हगांची आणि उपायांनी अर्थात् साम, दान आणि भेद द्यांनी कीर्तीची प्रापि कोळून होणार? जेहां गजाला अभीष्ट असलेल्या गोष्टी संपादन कराव्या असे, दुसरा अन्यंत बळाहच राजा पीडा देऊ लागेल

तेव्हां त्या बुद्धिमान् राजाने दुर्गचीं आश्रय भरून काढावा अथवा मकर आणि मोठमोठ करावा; संरक्षणकर्मकडे मित्रांना वट्ठवृन मास यानीं व्याप करून सोडावा; नगरांतील त्यांजकडून संरक्षणाची व्यवस्था करावारी; साम, लोकांना बांहर जातां यांवे यासाठीं लहान लहान भेद आणि निरोध ह्या उपायांची योजना करावी; दारे ठेवावीं पण त्यांचे संरक्षण दरवाज्याप्रमाणे सर्व मौळवाड मार्गावर स्थापन करावे; गांवे उठ-प्रकारं करावे; दरवाज्यावर मोठमोठीं संग्रामावावीं अथवा त्या सर्वाना नगराच्या जववृत्त्या संवंधी येवे नेझन ठेवावीं; शतद्वा नामक अस्व-वस्तीत नेझन ठेवावे; व जे किंळे आणि प्रदेश ही उच प्रदेशावर नेझन ठेवावीं व तीं सर्व सुरक्षित असतील त्यांत द्रव्यसंपत्त लोक आणि आपल्या अधीन ठेवावीं; काढे जमा करावावीं, मुख्य मुख्य सामर्थ्यसंपत्त लोक ह्यांना पून; विहिरी खणाच्या उदकार्था पुरुषांनी पूर्वी नग-पून; आधासन देऊन नेझन ठेवावे. गजांने रात त्या विहिरी खांदल्या असतील त्यांचे स्वतःच शत्रुंच्या द्रव्यादिकांचा अपहार करावा संशोधन करावे. गवतांचे आच्छादन असलेलीं व जर त्यांच्या देशामध्ये प्रवेश करितां आला घरं निखलाने लिंगून काढावीं, अभीच्या भीती-नाहीं तर दावाशीर्णे तो प्रदेश अन्यत दग्ध मुळं चित्रमासीच गवत काढावें. अन्न देखील करून सोडावा; शतांतील धान्येही जाळून गार्डीच गिजवावें. दिवसा अधिहोत्रावांचून दुसरा गरावावीं; शत्रुंच्या लोकांमध्ये फाटाकूट करून कोणताही अभिप्रज्वलित करूं नये. लोहारां-त्यांजकडून अथवा आपल्याच सेन्याकडून त्या शास्त्रांमध्ये आणि प्रसूत आलेल्या स्थियांच्या सर्वांचा नाश करावावा; नदीवरून गमन कर-गृहांमध्ये अभिसृगक्षितपणे प्रज्वलित असू यावा; पणांच जे पूल वैरंग मार्ग असतील ते सोडून व गृहामध्ये नेललाही अभिआच्छादित करून गराकोव; तलावादिकांतील सर्व जल कोडून देऊन ठेवावा. नगराच्या संरक्षणासाठी राजाने या वेळीं नाहींसे करावे व जे कोडून डेणां घेत नंसल ते अर्थी दबंडी पिणवावी की. ज्याच्या घरीं दिवसा विषादिकांच्या योगाने दृष्टिन करावें; व वर्तमान-अभिअसेल त्याला मोठा दंड केला जाईल. काळी अथवा भविष्यकाळी आपल्या मित्रोंची ही नरशेष्टा, भिक्षवर उपर्जीविका करणारे, कार्य करावयाचा प्रसंग आला तरी ते सोडून गार्डी हांकणारे. कूऱी, उन्मत्त आणि नट यांना देऊन, स्वसंरक्षणासाठी संग्रामामध्ये शत्रुंच्या वध नगराचांहर वालदून यावे, नाहीं तर ते अनर्थास कूऱ शकणाच्या सर्वीपच्या देशामध्ये वास्तव्य काळणभत होतील. चवांडे, तीर्थे, सभा आणि कूऱणाच्या पृथ्वीद्या राजाचा आश्रय करून रहावे. लोकांची वसतिस्थाने ह्या ठिकाणीं राजाने त्या राजाने किळळांच्या सभोवीं असणाऱ्या सर्वदी त्या लोकांस सोजेल अशा वणांतील हेरांची लहान लहान वृक्षांची मुळे तोडून शकावीं. योजना करावी; राजमार्ग विस्तीर्ण करावे, व मात्र अश्वत्थ वृक्षाचा देंद करूं नये; जे वृक्ष योग्य स्थलीं पाणपोया आणि दुकांने यांची अतिशय वाढल असतील त्यांच्या शास्त्रा तोडून स्थापना करावी. हे कुरुक्लोत्पन्ना युथिधिरा, गरावाच्या, पण अश्वत्थ वृक्षांचे मात्र पान देखील मांडागार. आयुधशाला, योद्ध्यांची सर्व गृहे, पाणपोया वृक्षांचे मात्र करावें; किळळांच्या तटावर अश्वशाला, गजशाला, सेन्याची वसतिस्थाने, वीर लोकांनी उमे रहाण्याच्या जागा व तया-घंटक, नगरांतील मार्ग आणि मंदिरांतील उप-मध्ये माण्याची छिंदे हीं करावीं; घंटक शृलांनी वने हीं गृह असावीं. तीं परपक्षियांच्या दृष्टीस

१ शत्रूंना दुर्गम अमणाऱ्या स्थानांचा.

पडूं देऊ नयेत. शत्रूंच्या सेन्याकडून पीडा

होऊं लागल्यास राजाने द्रव्याचा संचय करावा: करणे), विगृह्यासन (शत्रूशीं वेर करीत रहाणे), तेल, चर्बी, मध, तूप, सर्व प्रकारचीं औषधें, संपरिगृह्यासन (स्वारी करीत आहों असे दाख-कोळसे, दर्भ, मोळ, पळस, बाण, चित्रकार, बुन न करितां स्वस्थ रहाणे), द्वैधीभाव (पर-तृण, इंधने, विषलित द्रव्ये यांचा संग्रह करावा: स्परांशीं संधि करणे) आणि अन्यसंश्रय (दुस-तसेच शक्ति, ऋषि, प्रास इत्यादि सर्व प्रकारच्या याचा आश्रय करून रहाणे) हेच ते पाडगुण्य आयुधांचा व चिलखते वैगेचा संग्रह करून होय. आतां त्रिवर्ग कोणाला क्षणतात ते पकाय ठेवावा; सर्व प्रकारचीं औषधें, मूले, फले यांचाही चित्ताने ऐक. क्षय, साम्य आणि वृद्धि हा संग्रह करून, विषवैद्य, शस्त्रवैद्य, इतर रोग त्रिवर्ग होय: व धर्म, अर्थ आणि काम हा परम-निवारण करणारे वैद्य आणि कृत्या निर्माण कर- त्रिवर्ग होय. राजाने यांचे योग्य वेळी सेवन घारे आणि तिचे निर्मलन करणारे असे चार करावे. धर्माचा आश्रय केल्यास राजा चिरकाल-प्रकारचे वैद्य विशेषकरून आपल्या आश्रयास पर्यंत पृथ्वीचे पालन करू शकतो. याविषयी ठेवावे; नट, नर्तक, मळ आणि मायावी यांच्या स्वतः अंगिरा मर्नाने दोन श्लोक म्हटूले आहेत. योगाने सर्व नगर सुशोभित करून सोडावे. व हे कृतीपृथ्वी, तजुं कल्याण असो. ते श्लोक तं त्यांजकडून सर्व नगर आनंदित करून सोडावे: श्रवण कर. ते अंस—सर्वही कर्म करून उन्कृष्ट आपला कोणी सेवक, मंत्री, पौरजन अथवा प्रकारे पृथ्वीचे व पांगलोकांचे पालन केले असतां कोणी राजा यांचे आचरण संशयित वाग्रले राजा पालतोकी सुखानं अभ्युदय पावतो. ज्याने तर ज्यांचे आचरण संशयित वाग्रल त्याला प्रजेचे उन्कृष्ट प्रकारे पालन केले आहे त्या आपल्या अर्धान ठेवावे. हे नृपत्रेष्ठा, कोणी गजाला तपाचे अथवा यज्ञांचे काय प्रयोजन आपले कार्य केले असले तर त्याला विपुल आहे? अर्थात् कांहीच नाही! तो राजा द्रव्य देऊन, योग्य प्रकारची देऊणी देऊन व सर्वधर्मवित्ताच होय.

अनेक प्रकारचीं आश्वासने देऊन त्याचा व्हु- युधिष्ठिर चित्तातोः—हे पितामहा, दंड-मान करावा. हे कुरुनंदना. शत्रुंना ग्विन्द करून नर्निन आणि गजा हीं उभयतां परम्परांशी सोडले अथवा त्यांचा वध केला क्षणजे राजा संबद्ध झालीं असतां अथवा निरनिराळीं असतां क्रृष्णमुक्त होतो तरं शास्त्रांत सांगितले आहे. कोणापासून कोणाला काय उपयोग होतो, व युधिष्ठिर, राजाने सातच पदार्थीचे संरक्षण त्यासाठीं काय करावे लागते. हे आपण सांगा. केले पाहिजे. ते मी सांगतों ऐक. स्वतःचे भीम सांगतात:—हे भरतकृलोप्यना राजा शरीर, अमान्य, कोश, दंड, मित्र, राट्र आणि युधिष्ठिर, आपल्या पदरचे कांहीं न घालतां राजधानीं हेच ते सात पदार्थ होत. हे सात मूळच्याच संहेतुक शद्वालीं मी दंडनीतीचे पदार्थ क्षणजे राज्याचा आत्माच आहेत; क्षणनंच माहात्म्य तुला सांगतो. ते यथावत श्रवण कर. त्यांचे प्रयत्नपूर्वक पालन केले पाहिजे. हे नर- राजाने उन्कृष्ट प्रकारे दंडनीतीचा प्रयोग केला श्रेष्ठा, पाडगुण्य, त्रिवर्ग आणि परमत्रिवर्ग यांचे तर ती चातुर्वर्ण्यास अर्धमासासन प्रावत्त ज्याला ज्ञान असते तोच या पृथ्वीचा उपभोग करून धर्माकडे त्याची प्रवृत्ति करिते. चातुर्वर्ण्य घेऊं शकतो. युधिष्ठिरा, आतां पाडगुण्य कोणाला (वाद्याणादि चार वर्ण) आपआपल्या कर्म-क्षणतात ते सांगतों ऐक. संपानासन (दुस- मध्ये आसन होऊन राहिले, त्यांच्या आचर-न्याशीं संधि करून रहाणे), यात्रासंधान (स्वारी याच्या मर्यादा परस्परांशीं संकीर्ण झाल्या

नाहीत, व दंडनीतीच्या योगानें लोकांत क्षेम जेव्हां राजा अर्ध्या दंडनीतीचा त्याग करून उत्पन्न झाले, म्हणजे प्रजेता कोणाचीही भीति अर्धीचं अवलंबन करितो, तेव्हां द्वापरयुग नांवानसते. सर्वही वर्ण स्वस्थता प्राप्त होण्यासाठीच्या कालाची प्रवृत्ति होते. त्या वेळी दोन-योग्य प्रकारे प्रयत्न करित असतात; व मनु- चतुर्थीश शुभ कर्मामध्ये अशुभ कर्माच्या एक प्यांना त्या असंकीर्णन्वापासूनच समाधानयुक्त द्वितीयांचाची भेसव्ह द्वापरयुग नांवानसते. युधिष्ठिरा, काल हा वांचून पिकत नाही व नांगरूनही अर्ध्याहून राजाच्या उत्पत्तीचं कारण आहे किंवा राजा अधिक पीक देत नाही. जेव्हां दंडनीतीचा सर्वथव हा कालाच्या उत्पत्तीचं कारण आहे. असा तं त्याग करून राजा अयोग्य प्रकारे प्रजेता क्वेश संशयांत पडून नको. कारण, राजा हाच काला-दंड लागतो तेव्हां कलियुगाची प्रवृत्ति होते. त्या उत्पत्तीचं कारण आहे. जेव्हां गाजा त्या कलियुगांत अर्धमाचा प्रचार आतियोग्य प्रकारे व पूर्णपणे दंडनीतीच्याच अनु- शय होतो; धर्म कोटीही अस्तित्वांत रोगानें वागतो, तेव्हां कालनिर्मित अग्ना कृत- रहात नाही. सर्वही वर्णाची अंतःकरणे स्वयुगाची प्रवृत्ति होते. त्या कृतयुगांत केवल धर्मच धर्मापासून परावृत्त होऊऱ्या लागतात; शुद्ध भिक्षा-अभिनन्वांत असतो; अधर्मच अस्तित्व कोटीही वृत्तीवर उपजीविका करून लागतात; ब्राह्मण नसते; कोणत्याही वर्णाची अंतःकरण अधर्मामध्ये सवावृत्तीवर चरितार्थ चालवितात; नवीन रममाण होत नाही. प्रजांची योगक्षम निःसंशय द्रव्यापासि व असलेल्या द्रव्यांचं संरक्षण ह्या चालते; गोण व मुख्य अर्थी सर्वही वैदिक गोष्ठी तर अजीवात नष्ट होऊन जातात; वर्णकर्म चाल होतात; सर्वही कृतु सुखकर व रोग- संकर होतो; वैदिक कर्मामध्ये वैगुण्य होऊऱ्या रहित होतात; मनुष्यांची कांति, म्वर व अंत- लागते. कोणताही कृतु सुखकर अथवा रोगकरण ही प्रसन्न असतात; त्या वेळी व्याधि रहित असत नाही. मनुष्यांच्या कांतीचा, उत्पन्न होत नाहीत; कोणीही मनुष्य अल्पायु म्वराचा व विचारशक्तीचा हास होतो; व्याधि असल्यानें दिमुन थेत नाही; कोणीही स्त्री उत्पन्न होऊऱ्या लागतात, आयुष्य कमी होऊन विधवा होत नाही; कोणीही मनुष्य दीन असत लोक मरण पावून लागतात. स्त्रिया विधवा नाही; भूमि नांगरूल्यावांचूनही पीक देऊ होतात, लोक धातुक बनतात, कोठें तरी लागते; औपाधि, वृक्षांच्या त्वचा, पेंच, फले व पञ्चन्यवृत्ति होते व कोठें तरी धान्य उगवते व मूळ हीं वीर्यसंपन्न असतात; सारांश, त्या वेळी दंडनीतीवर लक्ष्य उव्वेन प्रजेतें संरक्षण करणे अर्थम हा अस्तित्वांत नसून केवल धर्मच विद्य- हें कर्म राजाने सोडून दिले ह्यांने कलियुगांत मान असतो. युधिष्ठिरा, हे सर्व कृतयुगाचे रसयुक्त असणाऱ्या सर्व द्रव्यांचा नाश होतो. गृण होत असें समज. जेव्हां राजा दंडनीतीचे सारांश, राजा हाच कृत, त्रेता आणि द्वापर अवलंबन तीनचतुर्थीशानींच करितो व एक- त्या युगांचा उत्पादक असून, तोच चौथ्या कलिचतुर्थीश सोडून देतो तेव्हां त्रेतायुगाची प्रवृत्ति युगाच्या उत्पत्तीचे कारण आहे. कृतयुग निर्माण होते. व त्यामुळे शुभ कर्माच्या तीन अंशांत केल्यास राजाला अमर्याद अशा स्वर्गलोकाची अयुम कर्म एकचतुर्थीश प्रविष्ट होते व पृथक्या प्राप्ति होते; त्रेतायुग उत्पन्न केल्यास त्याला नांगरूली तरच पीक देते व औपाधिही जमीन स्वर्गसुवाचा उपभोग पूर्णपणे मिळत नाहीं; नांगरून लाविल्या तरच फलदायक होतात. द्वापरयुगाची प्रवृत्ति केली असतां त्यांतील

शुभाशुभ कर्मच्या अंशाच्याच मानानें त्याला रागद्वेषांचा त्याग करून धर्माचरण करावें; स्वर्गसुख मिळतें; व कलियुगाची प्रवृत्ति केली स्नेहाचा त्याग करावा; नास्तिकत्वाचा अंगी असतां त्याला अन्यतं पातक लागतें, व त्या-कार करूं नये; कौर्याचं अवलंबन न करितां मुळे त्या दुष्कर्मी राजाला काशमचा नरक-द्रव्यसंपादन करावें; औदृदत्यनाचा स्वीकार वास भोगावा लागतो. प्रजेचें वाईट करण्यांत न करितां विषयसुखाचा उपभोग घ्यावा; गढून गेलेल्या राजाची अपकीर्ति होऊन त्याला दैन्य न दाखवितां प्रिय भाषण करावें; शार्य पातक लागतें. ज्ञानसंपन्न असलेल्या राजानें असावें, पण आत्मभाषा नसावीं; दानशूरत्व संदेव दंडनीतीलाच मुख्यत्व देऊन तिच्या असावें, पण अपांत्रीं द्रव्याचा वर्षाव करूं नये; अनुरोधानेच न संपादन केलेल्या वस्तु संपादन प्रगल्भपणा असावा. पण निष्ठुरत्व नसावें; नीच आणि संपादन केलेल्या द्रव्यादिकांचे संरक्षण लोकांशीं मिळून वागुं नये; चांधवांशीं वैर करावें. लोकांत व्यवस्थितपणा ठेवणारी व त्याचा करूं नये; ज्याची आपल्यावर भक्ति नसेल अभ्युदय करणारी मूर्तिमंत मर्यादाच अशी हीं असा होर ठेवूं नये; दुसऱ्याला कळा न होतील दंडनीति जर योग्य प्रकारे प्रचारांत ठेविली, तर अशा रीतीने कार्य करावें; असज्जनांना आपला ती केवल मातापितरांसारखी असते. हे नर-उद्देश कठवूं नये; आपल्या गुणांचा केवळाही श्रेष्ठा, तिचे अस्तित्व असलें तरच प्राण्यांचे उच्चार करूं नये; सत्पृष्ठांकडून कांहाहीं धंड अस्तित्व असें, ह्यास्तव, राजानें दंडनीतीचं नये; असज्जनांचा आश्रय करूं नये; सर्व अवलंबन करणे हाच त्याचा श्रेष्ठ असा धर्म बाजूनीं विचार केल्यावांचून दंड करूं नये; होय हें तूं लक्ष्यांत ठेव. आणि म्हणूनच, हे आपले कारस्थान प्रसिद्ध करूं नये; लक्ष्य कुरुकुलोत्पन्ना, तूंही दंडनीतीचे अवलंबन करून मनुव्यांना दान करूं नये; अपकार करणाऱ्यां न्यायानें प्रजेचें पालन कर, म्हणजे तुला दुप्पाप्य वर विश्वास ठेवूं नये; आणि ईर्प्या न धरितां अशा स्वर्गाची प्राप्ति होईल.

अध्याय सत्तरावा.

—::—

राजाच्या वर्तनाचे छत्तीस प्रकार.

युधिष्ठिर विचारतो:—हे आचारज्ञानसंपन्न, मान ठेवावा; निकपटपणे गुरुजनांची संवा राजानें कोणत्या प्रकारांचे वर्तन ठेवल्यास करावी; दांभिकपणांचे अवलंबन न करितां त्याला इहपरलोकीं सुखरुपी कलंदणाऱ्या वस्तुंची द्वावांचे पूजन करावें; संपत्तीची इच्छा करावी, अनायासे प्राप्ति होईल ?

स्त्रियांचे संरक्षण करावें; राजाने शुचिर्भूत असावें; चिक्कस येईल अशा रीतीने वागुं नये; स्त्रीसंवन अतिशय करूं नये; मिट्टानभोजन करावें, पण ते अहितकारक होईल इतके करूं नये; गर्वाने ताठून न जाता संमाननियांचा नये; पण इट असलेली संपत्ति नियं नसावी; संपत्ती-

भीषम सांगतात:—हा हितकारक अशा आ-चा उपभोग घ्यावा, पण तिजवर प्रेम करूं नये; चरणाचे प्रकार छत्तीस असून, त्यासंबंधी अवश्य दक्ष असावें, पण कालज्ञानशून्य असूं नये; असणारे गुणहीं छत्तीस आहेत. ह्या गुणांनी आश्वासन यावें, पण शबूना मुक्त करण्यायुक्त होऊन राजानें जर त्या हितकारक आच-विषयीं मात्र आश्वासन देऊं नये; अनुग्रह करते रणांचे अवलंबन केलें, तर त्यांचे कल्याण होते. वेळीं कोणाचीही निंदा करूं नये; शत्रु आणि ते आचरणप्रकार व गुण तूं श्रवण कर. राजानें त्याचा अपराध हीं जाणल्यावांचून शस्त्रप्रहार

करूँ नये; शत्रुंचा वध केल्यानंतर त्यांजविषयीं करून ज्ञान्यानंतर व शुभ कर्म केल्यानंतर तूं शोक करूँ नये; कारणावांचून कोपाविष्ट होऊऱ्ह ब्राह्मणांच्या तांडून मनोरथसिद्धि आणि जय नये; व अपकार करणारावर दया दाखवूऱ्ह नये. यांविषयीची आशीर्वाद घेऊ व भारता, सरलत्वाचे

युधिष्ठिरा, जर तुला इहलोकीं कल्याणाची अवलंबन करून, व इंद्रियनिग्रह आणि ज्ञान इच्छा असेल, तर तूं राज्यारूढ होऊऱ्ह अशा यांनी युक्त होऊन योग्य प्रकारे कोणत्याही प्रकारचं आचरण ठेव. कारण, त्याच्या उलट गोष्टीचा स्वीकार करावा; काम आणि क्रोध वागन्यास राजाला अन्यंत संकटाची प्राप्ति होते. यांचा त्याग करावा; कारण, काम आणि जो राजा मी सांगितल्याप्रमाणे क्या सर्व क्रोध त्यांच्याच प्राधान्याने जो राजा कोणतीही गुणांच्या अनुरोधाने वागतो, त्याचे इहलोकीं गोष्ट करितो, त्या मूर्खाला धर्म किंवा अर्थ कल्याण होऊऱ्ह मरणोत्तर तो स्वर्गलोकीं संमान- यांची प्राप्ति होत नाही. युधिष्ठिरा, तूं आपल्या नीय होऊऱ्ह रहातो.

अर्थाट कार्याकडे लोभी आणि मुर्व अशा वेंशांगतात:—शांतनव भीमांचं हें लोकांची योजना करू नको. लोभशून्य आणि भाषण अवण करून श्रेष्ठ अशा इतर पांडवांनी बुद्धिमान अशा लोकांची कोणत्याही कृत्याकडे युक्त असलेल्या राजा युधिष्ठिराने त्या वेळी योजना केली पाहिजे. कारण, मूर्खाला कोण-पितामह भीमाला वंदन केले: व पुढे तो बुद्धिमान त्याहीं गोष्टीचा अधिकार दिला तर तो राजा त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागं लागला. त्या कर्मामध्ये निष्णात नसल्यामुळे काम

अध्याय एकाहत्तरावा.

—::—

राजांचे वर्तन.

युधिष्ठिर विचारतो:—हे पितामहा. राजांने अनुरोधाने व्यापारी वैंगे लोकांकडून मिळविकाणत्या प्रकारे प्रजेंचे पालन केले असतां तो लेला त्यांच्या संरक्षणाचा मोबदला यांच्या मानसिक दुःखांनी बद्ध होऊऱ्ह जात नाही. व योगाने द्रव्यसंपादन करण्याची इच्छा कर. त्याच्या हातून धर्मविषयक अपराध घडत नाहीं प्रजेकडून न्याय्य तेवढाच कर घेऊन राष्ट्राचे हें मला सांगा.

भीम सांगतात:—हे राजा. मी तुला सक्षे- कर दिल्याने प्रजेचा चरितार्थ वर्षभर चालूऱ्ह पानेच हे शाश्वत असे राजधर्म सांगतो. कारण, शकत नसेल, तर राजानेच निरलसपणे तिचे विस्तरपूर्वक सांगे लागल्यास केवळाही समाप्त योगक्षेम चालविले पाहिजे. राजा हा संरक्षण व्हावयाची नाही. युधिष्ठिरा, धर्मनिष्ठ. शास्त्र- करणारा. दाता, सदैव धर्मनिष्ठ, आलस्यशून्य ज्ञानसंपन्न, देविक व्रताविषयीं तत्पर असणारे व कामाचा आणि देवाचा संपर्क नसणारा व गुणसंपन्न अशा ब्राह्मणांचे पुजन करून असा असेल, तर लोक त्यांच्यावर प्रेम करि- तूं आपल्या गृहामध्ये यज्ञ कर. त्या ब्राह्मणाना तात. युधिष्ठिरा, तूं लोभाच्या तावडींत सांपडून उत्पापन देऊन, त्यांच्या चरणाला स्पर्श करून अधर्माने द्रव्यसंपादन करण्याची इच्छा करू व त्यांस वंदन करून नंतर तूं आपल्या पुरो- नको. कारण, जो राजा शास्त्राच्या अनुरोधाने हिताच्या साहाय्याने सर्व कर्मे कर. धर्मकृत्ये वागत नसेल त्याचे धर्म आणि अर्थ हे पुरुषार्थ

स्थिर नस्तात्. राजा केवल अर्थशास्त्रामध्ये जर शत्रुवर स्वारी केल्यामुळे तुझा द्रव्यनाश गढून गेला ह्याणजे त्याच्या हातून धार्मिक झाला, तर तूं सामोपचारानेच ब्राह्मणांवांचून कृत्ये घडत नाहीत; व द्रव्य जरी मिठालें तरी इतरांकडचे द्रव्य ग्रहण कर. हे भारता, तूं जरी तें सर्व अस्थानीं पडून नष्ट होते. राजानें अत्यंत निकृष्ट स्थिरामध्ये असलास, तोरीही, केवल अर्थाविषयीं तपर होऊन राहून ब्राह्मण द्रव्यसंपत्त आहेत असे पाहून तुझ्या शास्त्रांत न सांगितलेले कर वसवून अंतःकरणाची चलविचल होऊ नये. त्यांना तूं मोहानें प्रजेला पीडा देणे म्हणजे स्वतः आपल्या सामर्थ्यप्रमाणे त्यांच्या योग्यतानुरूप चीच हिंमा करून घेणे होय. दुधाची इच्छा द्रव्य अर्पण करात जा. त्यांना आश्वासन देऊन असलेल्या मनुष्यानें जर गाईच्या कासेचा छेद त्यांचे संरक्षण केल्यास तुला दुष्प्राप्य अशा केला, तर त्याला दूध मिळून शकणार नाही. स्वागतीची प्राप्ति होईल. हे करूनदना, अशा त्याचप्रमाणे भलत्याच प्रकारचे प्रयोग करून धर्माच्या अनुरोधानें वागून तूं प्रजेचे पालन राष्ट्राला पीडा दिल्यानें त्याची अभिवृद्धि केलेंस, ह्याणजे तुझा शेवट गोड होईल व तुला होत नसते. ज्याप्रमाणे दूध देणाऱ्या गाईची शाश्वत अशा पुण्याची व कीरीतीची प्राप्ति होईल. जोपासना करणाऱ्या मनुष्याला सौदव दुग्ध- हे पांडुपत्रा युधिष्ठिरा, तूं न्याय अशा रीतीचा प्राप्ति होते, त्याप्रमाणेच योग्य उपायांनी न्यवहार ठेवून प्रजांचे पालन कर. अशा राष्ट्राचा उपभोग घेतल्यास फलप्राप्ति होते. रीतीनं वागल्यास तूं मानसिक व्यथेने बद्द शिवाय, युधिष्ठिरा, योग्य प्रकारच्या उपायांनी होऊन जाणार नाहीं.

राष्ट्रांचे संरक्षण करून त्याचा उपभोग घेतला. राजानें प्रजेचे संरक्षण करणे हात त्याचा तर त्या योगाने कोशाची निरुपम अर्थी वृद्धि शेष असा धर्म होय. कारण, दयाहा प्राणिमाहोते. ज्याप्रमाणे तम असलेली माता पुत्राला त्याचा धर्म असून संरक्षण करणे ही अत्यंत दूध देते, त्याप्रमाणे राजानें पृथ्वीचे उक्तुष्ट दया होय. म्हणूनच राजा जो संरक्षणाविषयीं प्रकारे पालन केले तर ती स्वकीयांकरितां उद्युक्त होऊन प्राण्यांवर दया करितो. तो परम-आणि परकीयांकरितांही सौदव धान्य व द्रव्य धर्म होय असे धर्मिण्यात लोक मानतात. संकटादेते. हे राजा, तूं मालाकाराप्रमाणे वर्तन ठेव. पासून प्रजेचे संरक्षण न केल्यामुळे राजाला अर्थात् माळी ज्याप्रमाणे वृक्षाची जोपासना एका दिवसात जे पातक घडते, त्यांनुन पार करून व त्याला कायम ठेवून फुले-फळे तेवढीं पडण्याला त्याला एक हजार वर्षे लागतात; घेतो, त्याप्रमाणे प्रजेचे संरक्षण करून तिला केल्यामुळे त्याच्या हातून एका दिवसात जो घेत जा. तूं कोळसे करणाऱ्या मनुष्याप्रमाणे होऊ धर्म घडतो, त्यांचे फल त्याला स्वर्गामध्ये दहा नको. अर्थात् ज्याप्रमाणे कोळसे करणारा मनुष्य हजार वर्षेपर्यंत भोगावयास सांपडते. उक्तुष्ट वृक्षांचा समूल नाश करून त्यांना जाळून प्रकारे यज्ञ करणारे गृहस्थाश्रमी, उत्तम शाकितो, त्याप्रमाणे तूं प्रजेचा उच्छेद होईल प्रकारे अध्ययन करणारे ब्रह्मचारी, व उक्तुष्ट अशा तहेचे वर्तन करू नको. अशा रीतीनं रीतीनं तपश्चर्या करणारे वानप्रस्थ त्यांना वागून व प्रजेचे पालन करू लागलास ह्याणजे ज्या ज्या लोकांची प्राप्ति होते, त्या त्या तुला चिरकाल राज्याचा उपभोग घेतां येईल. लोकांची प्राप्ति राजाला धर्माच्या अनुरोधाने

प्रजापालन केळ्यास एका क्षणामध्ये होते. म्हणूनच, हे कुतीपुत्रा, तू अशा रीतीनं प्रयत्नपूर्वक धर्माचे पालन कर, म्हणजे तुला पुण्यफलाची असते; व म्हणूनच तो या पृथ्वीवर जन्म पावःप्राप्ति होईल व तू मानसिकव्यथेने बद्द होऊन तांच सर्वही प्राण्यांचा ईश्वर झालेला असतो. जाणार नाहींस. इतकेव नव्हे, तर, हे पांडुपुत्रा, ब्राह्मणानंतर, पृथ्वीचे नियमन करणारा मूर्ति-स्वर्गलोकामध्येही तुला अत्यंत मोठे असें वैभव मंत दंडच असा दुसरा क्षत्रिय वर्ण प्रजेच्या प्राप्ति होईल. राजावांच्या इतरांच्या टिकाणी संरक्षणार्थ शासन करण्यासाठी निर्माण केला. अशा प्रकारच्या धर्माचे अस्तित्व असणे संभव-वैश्याने धनधार्यादिकांच्या योगे इतर तीन नीय नाहीं. सारांश, अशा प्रकारच्या धर्माचे वर्णांचे पोषण करावे, व शुद्धाने इतर तीन वर्णांची शुश्रूषा करावी, अशी ब्रह्मदेवाची आज्ञा आहे. आहे, दुसरा कोणी नाही. यास्तव, धैर्यसंपन्न अशा तुला राज्यप्राप्ति झाली असल्यामुळे तू धर्मानं प्रजेचे पालन कर; आणि यश करून सोमरसाने इंद्राला व मनोरथ पूर्ण करून सुहंजनाना तृप्त कर.

अध्याय बहात्तरावा.

—::—

वायु आणि पुरुरवा यांचा संवाद.

(ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व.)

भीम्य सांगतात:—हे राजा, जो सज्जनांचे संरक्षण करून दुष्टांना दूर घालवून दर्देल असाच राजाने आपला पुरोहित करावा. याविषयी इलापुत्र पुरुरवा आणि मातरिभ्वा (वायु) यांच्या संवादात्मक असा एक प्राचीन इतिहास सांगत असतात. तो असा—

पुरुरवा म्हणाला:—ब्राह्मण हा कोठून करीत असरील, तर कोणत्याही प्रकारचा जय उत्पन्न झाला, व इतर तीन वर्णांही कोठून मिळवितांच्या शास्त्रज्ञानसंपन्न, सदाचारी, धर्मवेता, हे आपण मला सांगा.

मातरिभ्वा म्हणाला:—हे नृपत्रेष्ठा, ब्रह्मद्वाने मुख्यापासून ब्राह्मणांची उत्पत्ति केली; ऊरुपासून क्षत्रिय निर्माण केले; ऊरुपासून वैश्यांची उत्पत्ति केली; आणि, हे भरतवर्षभा, तीन वर्णांची शुश्रूषा करण्यासाठी चरणां-

पासून शुद्ध वर्ण निर्माण केला. ब्राह्मणाची उत्पत्ति धर्मरूपी कोशाचे संरक्षण करण्याकरितां धर्माचे पालन कर, म्हणजे तुला पुण्यफलाची असते; व म्हणूनच तो या पृथ्वीवर जन्म पावःप्राप्ति होईल व तू मानसिकव्यथेने बद्द होऊन तांच सर्वही प्राण्यांचा ईश्वर झालेला असतो. जाणार नाहींस. इतकेव नव्हे, तर, हे पांडुपुत्रा, ब्राह्मणानंतर, पृथ्वीचे नियमन करणारा मूर्ति-स्वर्गलोकामध्येही तुला अत्यंत मोठे असें वैभव मंत दंडच असा दुसरा क्षत्रिय वर्ण प्रजेच्या प्राप्ति होईल. राजावांच्या इतरांच्या टिकाणी संरक्षणार्थ शासन करण्यासाठी निर्माण केला. अशा प्रकारच्या धर्माचे अस्तित्व असणे संभव-वैश्याने धनधार्यादिकांच्या योगे इतर तीन नीय नाहीं. सारांश, अशा प्रकारच्या धर्माचे वर्णांचे पोषण करावे, व शुद्धाने इतर तीन वर्णांची शुश्रूषा करावी, अशी ब्रह्मदेवाची आज्ञा आहे.

पुरुरवा म्हणाला:—हे वायो, हा द्रव्यासह-वर्तमान सर्व पृथ्वीवर धर्मसिद्ध असा कोणाचा अधिकार आहे?—ब्राह्मणाचा कीं क्षत्रियाचा?

वायु म्हणाला:—हा जगतामध्ये जे कांही आहे, त्या सर्वावर ब्राह्मणाचा अधिकार आहे. कारण, त्याचे कुल हें सर्व वर्णांहून ज्येष्ठ आहे, असे धर्मनिष्ठात लोक म्हणतात. ब्राह्मण ज्याचा उपभोग घेतो, जे वैश्य परिधान करितो, अथवा ज्याचे दुसऱ्याला दान करितो, ते सर्व

त्याचे स्वतःचेच असते. ब्राह्मण हा सर्वही वर्णांमध्ये ज्येष्ठही आहे व श्रेष्ठही आहे. हा मुख्य पक्ष मीं तुला सांगितला. पण ज्याप्रमाणे पति नसला तर नियोग करणारी स्त्री दिरालाच पति करते, त्याप्रमाणे आपल्कालीं दुसराही एक पक्ष आहे. हे राजा, जर तू स्वर्गाचा, इतिहास सांगत असतात. तो असा—

उत्कृष्ट अशा पदाचा अथवा स्वधमाचा शोध द्रव्यसंपादन करण्यात गढून न जाणारा व जो

सर्व प्रकारे परिपूर्ण ज्ञान असलेल्या बुद्धीच्या योगाने राजाला साहाय्य करू शकेल अशा ब्राह्मणाला भूमिदान कर. कारण, सत्कृतांत उत्पन्न झालेला ब्राह्मण बुद्धिमान आणि विनय-

, प्रथम उत्पन्न झाल्यामुळे वडील.

संकल असतो व आश्रयकारक भाषणे करून
राजाचें कल्याण करितो. क्षत्रियधर्माच्या आ-
चरणामध्ये आसक्त झालेला शुश्रूषु आणि
अहंकारशून्य असा राजा ब्राह्मणाने सांगि-

अध्याय त्र्याहात्तरावा.

—०:—

ऐल आणि काश्यप यांचा संवाद.
(आस्थणांचे महस्य.)

भीष्म सांगतातः—धर्म आणि अर्थ हे दोन
नेच तो ज्ञानसंपन्न होऊन समान पावतो व पुरुषार्थ अमर्यादित अर्थात् फार विशाल आहेत.
विस्काल कीर्तिसंपन्न होऊन रहातो. त्या सर्व असें पाहून राजानें विलंब न करितां वहश्तुं
धर्माचा भाग राजपुरोहिताला व राजाच्या आणि विद्रानु असा एक पुरोहित करावा.
साच्चिधाचा आश्रय करून राहिलेल्या सर्व राजा, ज्या प्रजेचा राजपुरोहित धर्मनिष्ठ
प्रजांना मिळतो. राजानें उत्कृष्ट प्रकारे संरक्षण आणि मंत्रवेत्ता असतो, व राजाही अशाच
केलेले, उत्तम प्रकारचे आचरण असलेले, स्व- प्रकारच्या गुणांनी युक्त असतो, त्या प्रजेचे
धर्मनिष्ठ व कोणाचीही भीति नसलेले लोक सर्व प्रकारे कल्याण होतें: ते उभयतां प्रजेचा
राष्ट्रामध्ये जें धर्माचरण करितात, त्याचा चतु- अभ्युदय करितात: व देवतांचे, पितरांचे आणि
र्थाशी राजाला मिळतो. देव, मनुष्य, पितर, संततीचं पोषण करितात: आणि उत्कृष्ट प्रकारे
गंधर्व, सर्प आणि राक्षस या सर्वांची उपजी- तप करणारे आणि धर्मनिष्ठ असल्यामुळे लोकां-
विका यज्ञावर अवलंबून आहे. पण राष्ट्राला ज्या श्रद्धेला पात्र होऊन रहातात. ईश्वरानें हे
राजा नसला म्हणजे त्यामध्ये यज्ञकर्म चालत उभयतां समान अंतःकरण असलेले परस्पर-
नाहीं. त्या यज्ञामध्ये जें अर्पण केले असेल, मित्र निर्माण केले आहेत. ब्राह्मण आणि क्षत्रिय
त्यावरच देवतांचा आणि पितरांचा चरितार्थ या उभयतांचा संमान केल्यास प्रजेला सुखप्राप्ति
असतो. पण हा यज्ञरूपी धर्माचं योगक्षेम होतें; व त्या उभयतांचा अपमान कल्यास प्रजेला सुखप्राप्ति
चालविणे हें केवल राजावरच अवलंबून असते. प्रजेचा निःसंशय नाश होतो. ब्राह्मण आणि
उपाकालामध्ये छाया, जल व वायु हांमध्ये प्रा- क्षत्रिय हेच सर्व वर्णांस मूलभूत आहेत, असे
प्याला सुखप्राप्ति होते आणि रशीतकालामध्ये अश्चि- सांगितलें आहे. युधिष्ठिरा, याविष्यां पेल आणि
साच्चिध, वस्त्रे व सूर्य यांच्या योगं सुखप्राप्ति होते. कश्यप यांचा संवाद पूरातन इतिहास म्हणून
शब्द, सर्प, रस, स्त्र॒ व गंध हा ठिकाणी अंतः- सांगत असतात. तो तृतीयवण कर. तो असा—
करण रमतं, पण जर अंतःकरणांत भीति असली तर पेल म्हणाला:—जेव्हां ब्राह्मण क्षत्रियांचा
त्या कोणत्याही उपभोग्य वस्तूपासून मनुष्याला त्याग करितात, अथवा क्षत्रिय ब्राह्मणांचा
सुखप्राप्ति होत नाहीं. म्हणूनच, जो • अभ्यु- त्याग करितात. तेव्हां त्यांपैकीं पुढे कोण बल-
प्रदान करणारा असतो त्याला अल्यंत मोऱ्या संपन्न होतात? व इतर वर्ण हा उभयतांपैकीं
पदाची प्राप्ति होते. प्राणदानासारखे दुसरे दान कोणाच्या आधाराने अस्तित्वांत असतात?
त्रेलोक्यसंत नाहीं. राजा हात्र इंद्र, राजा हात्र यम, कश्यप मुनि म्हणाले:—हा लोकामध्ये
आणि राजा हात्र धर्म होय. राजा हात्र त्यांचे जेथें ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा विरोध असेल,
स्त्र॒ धारण करितो, व राजाच्याच योगानें हें सर्व तेथें क्षत्रियाच्या राष्ट्राचा उच्छेद होतो; व
विश्व अस्तित्वांत आहे.

नंतर दस्यु (चोर, दरवडेखोर) हे बलाहृय होतात. आणि असें झालें म्हणजे सत्पुरुष हे

राजाचा वर्ण कोणता तें ओळखितात. अर्थात् क्षण व्हावें अशी इच्छा करावी लागते, तेव्हां राजा हा ब्राह्मणांचा अवमान करणारा अस- इंद्र आश्रयचकित होऊन त्या राष्ट्रामध्ये वृद्धि ल्यामुळे त्याची जाति म्लेच्छ असावी असें ते करीत नाही. इतकेच नव्हे, तर त्या राष्ट्रामध्ये समजतात. लोक ब्राह्मणांचा त्याग करितात, महामारी, दुर्भिक्ष इत्यादि दुःसह संकटांचा तेव्हां त्यांच्या राष्ट्रामध्ये वेदाध्ययनाची अभि- प्रवेश होतो. स्थिता अथवा ब्राह्मण हांचा वध वृद्धि होत नाही; संतति होत नाही; मोठ- केला असतांही ज्या राष्ट्रांत त्या पातकी मनु- मात्रा पात्रामध्ये ताक घसळले जात नाही; ज्याची सभेमध्ये पशंसा होते, व तो राजाच्या (दुधाची समृद्धि नसते हा भावार्थ.) त्यांना समीप देखील त्या पातकाची भीति बाढीत जय मिळत नाही; व त्यांचे पुत्र वेदाध्ययन नाहीं, त्या राष्ट्रामध्ये क्षत्रियाला भीति असते. करीत नाहीत. जे क्षत्रिय ब्राह्मणांचा त्याग हे ऐला, पापी लोक पाप करू लागले म्हणजे करितात, त्यांच्या गृहांतील द्रव्य केहांही हा रुद्र देव अवतार धारण करितो. पापी लोक वृद्धिंगत होत नाहीं; त्यांना उत्कृष्ट प्रकारच्या संततीची प्राप्ति होत नाहीं; त्यांच्या हातान यश आपल्या पापाच्या योगानें सुदाला जन्म घाव-घडत नाहीत; आणि ते चौरतुल्य बनून सर्वां साखु आणि असाधु हा सर्वांचाही नाश करितो. कडून तिरस्कार पावतात. ब्राह्मण आणि क्षत्रिय हे कश्यप मुने, हा रुद्र हे सदेव परस्परांनी मिळून असले म्हणजे त्यांपासून परस्परांने पोषण होते. क्षत्रिय हे कोठे वास्तव्य करितो? प्राणीच प्राण्यांचा वध ब्राह्मणांच्या अस्तित्वांचे मूलकारण असून, त्यांचे ब्राह्मण हेही क्षत्रियांचे उत्पत्तिस्थान आहे. म्हणूनच, हे उभयतां जर मिळून राहिले तर रुद्र कोणापासून उत्पन्न होतो, तें सर्व आपण त्यांना मोर्ठी प्रतिष्ठा मिळेत: आणि प्राचीन मला सांगा.

कालापासून चालत आलें त्यांचे ऐक्य जर नष्ट होऊन गेले, तर सर्वही जग अगदी मोह- वास्तव्य करणारा आत्मा हात रुद्र असून, तो ग्रस्त होऊन जात. ज्याप्रमाणे अगाध जलात आपापल्या देहाचा व परदेहाचाही नाश करितो. गेलेली नौका पैलतीरास जाऊ शकत नाही, तो रुद्र उत्पत्तिवायुसारखा असून, त्यांचे त्याप्रमाणे या मोहांतून कोणीही पार पडू त्वरूप मेघदेवतेसारखे आहे असें सांगितलेले आहे. शकत नाही. याप्रमाणे चातुर्वर्ण्य अत्यंत मोह- ऐल ह्याणाला:—ज्याप्रमाणे सर्वाना व्याप ग्रस्त होऊन गंल्यामुळे पुढे प्रजेंचा संहार होऊक करून याकणारा कोणताही वायु, वर्षाव करणारा लागते. ब्राह्मणरूपी वृक्षांचे जर संरक्षण केले, मंष, अथवा मेघवर्तक देवता हीं सर्व आकाशांत तर तो सुवर्णरूपी मधाचा वर्षाव करितो; आणि असलीं तरी त्याहून भिज असतात, व प्रत्यक्ष जर त्यांचे संरक्षण केले नाहीं, तर तो सदेव प्रमाणाने आणि शास्त्राच्या योगानें त्यांचे ज्ञान दुखाशु आणि पाप यांचा वर्षाव करितो. जेव्हां होते, त्याप्रमाणे मनुष्यांच्या देहांत असणाऱ्या दुष्ट लोक त्रास देऊ लागल्यामुळे ब्रह्मचा- हा सुदार्चे कोठे ज्ञानही होत नाही, अथवा तो याला आपल्या शास्त्रमध्ये पारंगत होतां तशा प्रकारं शरीराहून भिज असल्यांचेही विसून येत नाहीं, व जेव्हां ब्राह्मणजातीला वेदांचे संर- येत नाहीं. सणूनच काम आणि द्वेष हांच्या

योगानें मनुष्य कद्द होतो व मोह पावतो. मग शा रुद्राचा काय उपयोग ?

कश्यप म्हणाले:—ज्याप्रमाणं केवल गृहांमध्ये असलेला अग्नि प्रदीप ज्ञाला ह्याणे संपूर्ण मांव किंवा चव्हाच्यावरील घरे दग्ध करून

टाकतो, त्याप्रमाणे हा देव केवळ हृदयांत वास करीत असला तरी सर्वांच्या टिकाणीं मोह उत्पन्न करितो, व त्यामुळे सर्वांशीं पाप-पुण्याचा संबंध जडतो.

ऐले ह्याणाला:—दुष्ट लोकांनी पातक केल्या-मुळे रुद्राची उत्पत्ति होऊन तो साधूंचा व असाधूंचाही संहार करितो, असें आपण पूर्वी सांगितले आहे. पण कोणीं तरी पातक केले ह्याणजे तो पातकी पुरुष आणि ज्याचा पाप-पुण्याशीं कांहीं संबंध नाहीं असा दुसरा एखादा संपुरुष हा उभयतांना जर सारख्याच रीतीने शिक्षा होऊं लागली, तर मग मनुष्याने पुण्यतीरी कशाकरितां करावे ? व पातकच कां करून नये ? कारण, सर्वच कांहीं पुण्यकर्ते नसतात; आणि कोणीं तरी पातक केले ह्याणजे पातक न करणारालाही शिक्षा होते. मग पुण्यकर्त्त्वाचा उपयोग काय ?

कश्यप म्हणाले:—पापाशीं जरी कोण-त्याही प्रकारचा संबंध नसला तरीही निष्पाप-मनुष्याला जो पापकर्त्त्वासारखाच दंड होतो, त्याचे कारण त्याचे पापकर्त्त्वा पुरुषांशीं मिस-क्लून वागणे हेच होय. शुक्क काष्ठांच्या संस-माने त्यांमध्ये मिसक्लून असलेले ओले काष्ठाही दग्ध होतें; म्हणूनच पापकर्त्त्वा पुरुषाशीं कोण-त्याही प्रकारे मिसक्लून वागूं नये.

ऐले म्हणाला:—पाप आणि पुण्य यांच्या कफलंत कांहीं अंतर दिसून येत नाहीं. कारण, भूमि ही पातकी आणि पुण्यशील हा उभय-तात्त्वाही आपल्या पृष्ठावर धारण करिते; सूर्य नच, जन्मतः ज्येष्ठत्व असल्यामुळे, जें उक्तृष्ट पातकी व पण्यशील हा उभयतांनाही सारखाच

ताप देतो; वायु हा पापी आणि पुण्यसंपन्न हा दोहोंवरही सारखाच वहात असतो; आणि जल हें पातकी आणि पुण्यसंपन्न हा उभयतांना सारख्याच रीतीने शुद्ध करीत असते. मग पाप आणि पुण्य यांमध्ये विशेष काय ?

कश्यप म्हणाले:—राजपुत्रा, ही अशा प्रकारची स्थिति हा लोकामध्ये आहे, पण ती परलोकामध्ये नाहीं. पाप करणारा व पुण्य आचरण करणारा हा उभयतांमध्ये त्यांच्या मृत्युनंतर मोठाच भेद दिसून येतो. पुण्य करणाऱ्या मनुष्याला मधुयुक्त, घृताचे दीप असलेला, सुवर्णमय असल्यामुळे तेजस्वी दिसणारा, व अमृताचा केवळ मध्यच अशा लोकाची प्राप्ति होते. ब्रह्मचारी मनुष्य मरणोनंतर तेथें गेल्यावर आनंदाने रहातो. त्या टिकाणीं मृत्यु नाहीं, जरा नाहीं आणि दुःखाही नाहीं. पापी मनुष्याला मिळणारा लोक म्हणजे अंघेकारमय नरक होय. त्या टिकाणीं सौदै दुःखाचे व प्रचुर अशा शोकाचे वास्तव्य असते. पाप-कर्ता पुरुष तेथें गेल्यानंतर अतिशय ताप पावतो; व अनेक वर्षपर्यंत निराधार राहून स्वतःविषयीं शोक करीत असतो.

अंसो; ब्राह्मण आणि क्षत्रिय यांमध्ये परस्परांत फूट झाल्यास प्रजा अत्यंत दुः-सह अशा दुःखामध्ये मम होऊन जातात, हें लक्ष्यांत घेऊन राजाने सौदै अनेक-विद्यासंपन्न असा एक पुरोहित अवश्य करावा. पुरोहित केल्यानंतरच राजाने आपणाला राज्याभिषेक करून घ्यावा. धर्मशास्त्रामध्ये अशाच प्रकारचा विधि आहे. हा लोकामध्ये ब्राह्मण हाच धर्मदृष्ट्या सर्वांत अग्रण्य होय, असें सांगितले आहे. ब्राह्मणाची उत्पत्ति प्रथम ज्ञाली आहे असें वेदवेचे लोक जाणत आहेत. म्हणून त्याची प्राप्ति हाला प्रथम ज्ञाली पाहिजे.

सारांश, भिक्षा मागून संपादन केलेले शिजलेल्या अन्नाचे चार घास भक्षण करणारे ब्राह्मण संमाननीय व पूज्य असून, त्यांना, जें कांहीं दर्शन देऊन असें भाषण केले. विशिष्ट अथवा श्रेष्ठ असेल तें अर्पण करणे हा धर्म आहे. राजा जरी बलाढ्य असला तरीही त्यांके अशा प्रकारचे आचरण अवश्य केले पाहिजे. कारण, ब्राह्मण क्षत्रियाचा अभ्युदय क्षत्रियापासूनच होतो. सारांश, राजाने संदेव ब्राह्मणांचा विशेषकरून बहुमान करावा.

अध्याय चौन्याहत्तरावा.

—::—

मुचकुंदोपारूप्यान.

भीष्म सांगतातः—राष्ट्राचे योगक्षेम राजाच्या

अधीन असून राजाचे योगक्षेम त्याच्या पुरोहिताच्या अधीन असते. जेव्हां प्रजेवर अटूट देविक संकट येते, तेव्हां ब्राह्मण त्या संकटाचा नाश करितात; आणि जेव्हां दृष्ट (परचक्रादिक) संकट येते, तेव्हां राजा आपल्या बाहुबलाने त्याचा नाश करितो; आणि अशा रीतीने ब्राह्मण व क्षत्रिय यांच्या ऐक्याने राज्याची सुखाने अभिवृद्धि होते. याविष्यार्थी राजा मुचकुंद आणि वैश्रवण (कुबेर) यांचा संवाद प्राचीन इतिहास म्हणून सांगत असतात. तो असा—

पूर्वी पृथ्वीपति मुचकुंद ही सर्व पृथ्वी जिंकून घेऊन आपल्या बलाची परीक्षा कर-प्यासाठीं अलकाननगराधिपति कुबेरावर चालून गेला. तेव्हां वैश्रवण राजाने राक्षस निर्माण केले व त्या राक्षसांनीं मुचकुंदाच्या सैन्याचा तुळ्या उडवून दिला. याप्रमाणे आपल्या सैन्याचा वध होऊऱ्या लागला असतां शत्रुनाशक राजा मुचकुंद हा विद्वान् अशा आपल्या पुरोहिताची निंदा करू लागला. तेव्हां धर्मज्ञश्रेष्ठ वसिष्ठांनी उग्र तपश्चार्या करून त्या राक्षसांचा वध केला व नाही, हेतु लम्ब्यांत ठेव. आतां मी तुला ही

त्याला मार्ग करून दिला. तेव्हां सैन्याचा वध चालला असतांच यक्ष कुबेराने मुचकुंदाला

कुबेर म्हणाला:—पुरोहिताचे साहाय्य अस

लेले पूर्वीचे राजे देखील तुश्याप्रमाणेच बल-

तान् होते. तथापि, तूं जेंसे वर्तन करीत आहेस,

तशा प्रकारचे वर्तन त्यांनी पूर्वी केव्हांही केलेले नाहीं. ते भूपति जरी अच-

पासूनच होतो. सारांश, राजाने संदेव ब्राह-

विद्यमर्थ्ये निष्णात आणि बलाढ्य होते हें खास

आहं, तरीही ते सुखदुःख देण्याविषयां समर्थ

असणाऱ्या अशा मजकडे घेऊन माझी शुश्रूषा

करीत होते. असो; आतां तुश्या बाहुमर्थ्ये जर

कांहीं सामर्थ्य असेल, तर त्याचा प्रकाश पाड.

ब्राह्मणांच्या अल्यंत बलाचे साहाय्य घेऊन तूं

काय म्हणून प्रवृत्त होत आहेस ?

हें ऐकून मुचकुंद कुळ्या आला, पण क्षुध

न होतां व त्वरा न करितां नीतिपूर्वक कुबे-

राला असें म्हणाला, “ब्राह्मण आणि क्षत्रिय

हे ब्रह्मेदवाने सख्ये बंधुव निर्माण केलेले

आहेत. त्यांचे सामर्थ्य आणि क्रिया हीं जर

अलग अलग झालीं, तर त्यापासून प्रजेचे

पालन होणार नाही. तप आणि मंत्र हांचे

बल संदेव ब्राह्मणांच्या ठिकाणी निश्चलपणे

वास्तव्य करीत असते, व अखबल आणि बाहु

बल हीं क्षत्रियांच्या ठिकाणी संदेव स्थिरपणे

रहात असतात. ब्राह्मण-क्षत्रिय हा उभयतांनी

मिळून प्रजेचे पालन केले पाहिजे. म्हणूनच

मी तशा रीतीने बागत आहें. असे असतां, हे

अलकाधिपते कुबेरा, तूं माझी निंदा काय

म्हणून करतोस !

नंतर, पुरोहितासह असलेल्या राजा मुचकुं-

दाला कुबेर म्हणाला, “हे राजा, मी कोणाला पूर्वी

कळविल्यावांचून राज्य देत नाही, आणि

कोणाला कळविल्यावांचून तें काढूनही घेत

नाहीं, हेतु लम्ब्यांत ठेव. आतां मी तुला ही

सब पृथ्वी दिलेली आहे. यास्तव तुं तिचें पन देऊन व दाने करून धार्मिक लोकांचा पालन कर.” असे कुबेराने भाषण केल्यानंतर बहुमान करावा. कारण राजाने धर्माचा बहु-पृथ्वीपति मुचकुंदाने उत्तर दिले.

मुचकुंद म्हणाला:—हे पृथ्वीपते कुबेरा, तुं होतो. राजा जे जे आचरण करितो, ते सर्व विलेल्या राज्याचा उपभोग घ्यावा अशी माझी इच्छा नसून, स्वबाहुवीर्याने संपादन केलेल्या राज्याचा उपभोग घ्यावा अशी माझी इच्छा आहे.

भीष्म सांगतात:—याप्रमाणे, गडबऱ्युन न जातां, मुचकुंद क्षत्रधर्माचे अवलंबन करून क्षमा करू नये. हे भरतकुलोत्पन्ना, राजाने राहिला आहे असे पाहून यक्षराज कुबेर अत्यंत विस्मित झाला. पुढे, क्षत्रधर्माच्या अनुरोधाने वायणारा राजा मुचकुंद आपल्या बाहुवीर्याने पृथ्वी संपादन करून तिचें पालन करू लागला. हाप्रमाणे जो धर्मवेत्ता राजा ब्राह्मणाला प्राथान्य देऊन वागतो, तो दुर्जय अशी पृथ्वी जिंकून घेऊन अत्यंत कीर्ति पावतो. हे भरतकुलोत्पन्ना राजा, प्रजेचे पालन करीत असतां त्याच्या राष्ट्रामध्ये ज्या कांही समर्थ असे उदक असते व क्षत्रियांच्या हातीं दुःखदायक गोषी घडून येतात, त्यांसंबंधीच्या शस्त्र असते. जगतामध्ये जे कांही आहे ते सर्व हा उभयतांच्या अर्थात् ब्राह्मणांच्या व क्षत्रियांच्या अर्थान आहे.

अध्याय पंचाहत्तरावा

—०—

भीष्मांचा शुभिष्ठिराला राज्य करण्या-
विषयीं उपदेश.

युधिष्ठिर विचारातो:—हे पितामहा, राजाने कोणत्या बृतीने राहिल्यास मनुष्यांचा अभ्युदय होतो, व त्यालाही पवित्र अशा लोकांची प्राप्ति होते, तें मला सांगा.

भीष्म सांगतात:—हे भरतफुलोत्पन्ना, प्रजा-पालनमध्ये आसक्त झालेल्या राजाने दानशील, दुःख देणाऱ्या मनुष्याने राष्ट्रांत रहातां कामा यज्ञनिष्ठ व सौदैव उपवास आणि तप यांच्या नये. ब्राह्मणांच्या द्रव्याचे संरक्षण केले असतां आचरणाविषयीं तत्पर असावें; राजाने सर्वही सर्वांचे संरक्षण केल्यासारखे होते. ह्याणुनच प्रजांचे सौदैव न्यायाने पालन करावें; व उत्था-राजाने त्यांना प्रसन्न ठेवून कृतकृत्य व्हावें.

मान केला म्हणजे त्याचा सर्वत्र बहुमान प्रजांनाही आवडू लागते. राजाने सौदैव शासन करण्याविषयीं उद्युक्त रहावें, शत्रुविषयीं तर प्रत्यक्ष मृत्युच होऊन रहावें; चारादिकांचा सर्वथैव वथ करावा; व कोणालाही बुद्धिपूर्वक उक्तिप्रकारे संरक्षण केले तर, हा लोकामध्ये प्रजा धर्माचरण करितात त्याचा चतुर्थांश राजाला मिळतो. प्रजा जे अध्ययन करते, दान करते, यश करते आणि पूजन करते, त्या सर्वांचा चतुर्थांश—धर्माच्या अनुरोधाने प्रजेचे पालन करणाऱ्या राजाला मिळतो. हे भरतकुलोत्पन्ना राजा, प्रजेचे पालन करीत असतां त्याच्या राष्ट्रामध्ये ज्या कांही संपर्क असते व क्षत्रियांच्या हातीं पातकाचा चतुर्थांश राजाकडे येतो. हे पृथ्वीपते, कूर आणि असत्य भाषण करणारे लोक जे पातक करितात, तं सर्वच राजाकडे येते असे कांहीं लोक म्हणतात; व कांहींचा सिद्धांत-न्यातील अर्थ पातक राजाकडे येते असा आहे. अशा प्रकारच्या पातकापासून राजाची मुक्ति कर्शी होते ते सांगतो, ऐक.

चोरांनी हरण केलेले द्रव्य जर त्यांजकडून काढून घेतां येणे अशक्य असलें, तर उपजीविका करण्याचे सामर्थ्य नसल्यास राजाने तं आपल्या खाजिन्यांतून यावें. सर्वही वर्णानीं ज्याप्रमाणे ब्राह्मणांचे त्याप्रमाणेच त्यांच्या

स्थाप्रभाणे पर्जन्यावर सर्व प्राणी अथवा मोठ- वा युधिष्ठिरा, तूं ज्ञान आणि धारणाशक्ति मोळग्या वृक्षांवर पक्षी उपजीविका कारितात, त्याच- यांनी युक्त असूनही जें हें आचरण करीत प्रमाणे सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या राजाच्या आहेस, तशा प्रकारचे तूं आचरण करावेस आश्रयाने लोके आपली उपजीविका चालवि- अशी पांडुचीही इच्छा नव्हती व कुंतीनेही तात. राजा जर सदेदीत मूर्तिमंत विषयसुखच कोणाकडे असा वर मागून घेतला नव्हता. होऊन राहिला, त्याचे अंतःकरण विषयसुखा- तुशा पिता शीर्य, बल आणि सत्य हीचं असाची वर जडले, व तो कूर आणि अन्यंत लुध्य असें सदैव म्हणत होता; व तूं महात्मा आणि असला, तर त्याला प्रजेचे पालन करितां मोठा उदार असावास अशी कुंती इच्छा करीत येणे शक्य नाही:

युधिष्ठिर ह्याणाला:- मी राज्यसुखाच्या व्ययज्ञ व पितृयज्ञ पुत्राकडून चालावे अशी इच्छेने क्षणभरही राज्याची इच्छा करीत नाही; पुत्राच्या संबंधाने देवता आणि पितर सदैव तर केवल धर्म घडेल ह्याणनंच राज्य करण्याची आशा करीत असतात. दान, अध्ययन आणि इच्छा करीत होतां. पण ह्या राज्यामध्ये धर्म प्रजांचे पालन हा धर्म असो अथवा अर्धर्म मुळीचं नाही; व ह्याणनंच आतां मला हे असो, तो जन्मतःच तुझ्यामांगं लागलेला आहे. राज्य पूरे. मी धर्माचरण करण्याच्या इच्छेने हे कुंतपुत्रा, योग्य वेळीं राज्यशक्टाचे जूं अरण्यांतच जाऊन रहाणार. न्या पवित्र अर-आल्या मानेवर घेऊन आपल्यावर पडेलेला प्रथमांच्ये शासनकर्माचा त्याग करून. इंद्रिय-भार वाहूं लागणारा राजा जरी क्षीण होऊन जय करून व कलं आणि मूळे भक्षण करून गेला. तरी त्याची कीर्ति क्षीण होत नाही. मुनिवृत्तनिं राहून कवल धर्मच संपादन करीन. तुला अस्वलितपणे राज्यभार वाहतां येणे

भीम म्हणालो:- तुझ्या बुद्धीला क्रत्वाचा अशक्य नाही. कारण, सर्व बाजूनीं नियंत्रित संपर्क नाहीं हें मी जाणून आहे: पण तशा असलेला अश देखील अस्वलितपणे रथ वाहून प्रकारची बुद्धि निष्कल होय. कारण, केवल नेतो. राजाने आपलं कर्तव्य केलं पाहिजे असे द्येचे अवलंबन केल्यास राज्य चालवितां येणे सांगितले असल्यामुळे त्याला त्यामुळे दोष लागत गेश्य नाहीं. इतकेच नव्हे, तर तुशी बुद्धि नाहीं. इतकेच नव्हे, तर त्याला जी कांहीं फलप्राप्त अन्यंत सांम्य असली व तूं अतिशय सौजन्य- होते ती त्याच्या राजधर्मरूपी कर्मामुळेच होय. संपन्न, अत्यंत धार्मिक, धार्ष्यशूल्य व नीति ब्रह्मनिष्ठ मनुष्यप्रभाणे कोणताही धार्मिक गृह- आणि कृपा यांनी युक्त होऊन राहिलास, स्थान्त्री अथवा राजा एकांतांत जाऊन पडून म्हणजे लोक तुशा बहुमान करणार नाहीं. धर्माचरण करीत राहिलेला नसतो. कर्म जरी म्हणूनच आपल्या पितृपितामहादिकांनी जे थोडे असले तरी त्यांत विपुल सार असल्यास योग्य मानले होतें त्याच वर्तनाचे तूं अवलंबन तें मोठेच होय. किंवद्युना कांहीं न केल्यापेक्षा कर. तूं ज्या रीतीने रहाण्याची इच्छा करीत थोडेही कर्म करणे हेच श्रेयस्कर आहे. कर्म आहेस, तशा प्रकारचे वर्तन राजांचे असत न करितां स्वस्थ बसणे यासारखे दुसरे नाहीं. तूं जर व्याकुलपणा आणि दया हांचे अन्यंत वाईट असें कांहीही नाहीं. जेव्हां धर्म- अवलंबन करून राहिलास, तर तुला प्रजापालन वेळ्या कुलीन पुरुषाला उत्कृष्ट प्रकारच्या अर्थात् स्वधर्मजन्य फल मिळावयाचे नाहीं. अमात्यादि पदाचा अधिकार मिळतो, तेव्हां

प्रजेचं योगसेम चालविणे हें राजाला सुखका-
रक होतें. धर्मनिष्ठ राजानें राज्यप्राप्ति आल्या-
नंतर किन्येकांना दान देऊन, किन्येकांवर
बलात्कार करून व काहींना प्रिय भाषण
करून सर्व प्रकारे वश करावे. कुलीन वैद्य-
प्रभृति लोक इतरत्र चरितार्थ चालत नाहीं
म्हणून संकटग्रस्त होऊन राजाकडे आल्यावर
तृप्त होऊन स्वैर्य पावतात, हा निराश्रितपालनरूपी
धर्माहन अधिक योग्यतेचा अस धर्म आहे कोणता!

युधिष्ठिर विचारते:—हे तात, सर्वग्रामीचं अतिशय उक्कृष्ट असें साधन कोणते, व त्यापासून जो उक्कृष्ट आनंद होतो तो कोणता, आणि त्याजपासून अत्यंत उक्कृष्ट असें कोणते पेश्वर्य प्राप होते, हें आपणाला माहीत असेल तर मला संगा.

भीष्म म्हणाले:—जो राजा राज्य करीत
असतां संकटाच्या योगाने पीडित झालेल्या
मनुष्याला एक क्षणभर तरी उत्कृष्ट प्रकारे क्षेम-
प्राप्ति होते, तोच राजा आमच्या मते उत्कृष्ट
प्रकारे सर्व संपादन करणारा आहे, हें मी
तुला सत्य सांगतो. स्वाणनद, हे कुरुकुलभ्रेष्ठा,
आम्हां कुरुकुलोत्पन्नमध्ये प्रीतिसंपन्न असणारा
असा तूच राजा हो, स्वागतासीसठीं यश कर,
सज्जनाचे संरक्षण कर, व हुटांचा संहार कर.
वा युधिष्ठिरा, पर्जन्याच्या साहाय्याने सर्व प्राणी
व मधुरफलसंपन्न अशा वृक्षाच्या आश्रयाने
पक्षी ज्याप्रमाणे अपली उपर्जीविका करितात,
त्याप्रमाणे तुझ्या आश्रयाने वागृन सुहदर्ग
आणि सज्जन यांचा चरितार्थ चालू दे. राजा
धाडरी, शूर, योद्धा, धातुकल्पन्त्य, जिते-
द्विय, दयाळू आणि आपल्या वैभवांत सर्वांचा
विमाग आहे असे समजणारा असला, म्हणजे
न्याच्या आश्रयाने लोकांचा चरितार्थ चालतो.

अध्याय शहात्तरवा-

ब्राह्मणभेदकथन-

युधिष्ठिर विचारते:—हे पितामहा, कांही ब्राह्मण स्वकर्मामध्यें आसक्त असतात व कांही स्वकर्माविरुद्ध असलेल्या कर्मामध्यें आसक्त शालेले असतात. तेव्हां त्या ब्राह्मणांमध्यें भेद कोणता, हे मला कृथन करा,

भीष्म सांगतातः—हे राजा, विद्या आणि ब्राह्मणांची शमदमादि लक्षणे यांनी युक्त व सर्वत्र समदृष्टि असलेले जे ब्राह्मण, ते ब्रह्मतत्त्व होत असें सांगितले आहे. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद यांनी युक्त व स्वकर्मानें वाग-णारे जे ब्राह्मण, ते देवतत्त्व होत. ब्राह्मण-

जन्मास योग्य अशा कर्माचा त्याग करणारे जे कृपण ब्राह्मण, ते शूद्रसम होत. तसेच, वेदाध्य-यन न करणारे व अग्न्याधान न करणारे जे ब्राह्मण तेही सर्व शूद्रतुल्यच असल्यामुळे धर्मनिष्ठ राजाने त्यांजकडून कर घ्यावा व वेत्तींकी कामेही करवावी. न्यायाधिकारी, वेतन घेऊन देवपूजा करणारे, नक्षत्रज्ञानावर उपजीविका करणारे, दुसऱ्याच्या मनोरथ-सिद्धीसाठी त्यांजकडून यज्ञ करविणारे आणि समुद्रांतून नौकाविसाधनांनी प्रवास करणारे हे ब्राह्मण चांडालतुल्य होत. ऋत्विक, पुरोहित, मंत्री, दूत आणि वार्ताहर हे ब्राह्मण क्षत्रियतुल्य होत. सन्न्यासध्येय अश्वारुद्ध व गजारुद्ध होऊन रहाणारे, रथारौहण करणारे आणि पदाति हे ब्राह्मण वैश्यतुल्य होत. खजिन्याला तोटा आला तर राजाने ब्रह्मतुल्य आणि देवतुल्य ह्या देहां प्रकारच्या ब्राह्मणांचून सर्वांकडून कर घ्यावा. ब्राह्मणांचून इतरांच्या व ब्राह्मणांमध्येही जे स्वधर्मविरुद्ध कर्मे करीत असतील त्यांच्या द्रव्यावर राजाचाच अधिकार

आहे असें वेदामध्ये सांगितलेले आहे. ब्राह्मण केल्यास राजाला आपण लोकापवादानें दृष्टिस्वर्थमविरुद्ध कर्म करू लागेल तर राजानें होत आहों असे वारू लागेते. गृहणनच सर्वत्यांची उपेक्षा न करितां त्याचिं नियमन करावें, गरजर्पीनीं ब्राह्मणांचे पालन केलेले आहे याव द्रव्याच्याव अभावामुळे त्यांना तसें करावे विषयीं, एक गक्षस धरीत असतां केकयदेशालागत असल्यास त्यांनी स्वर्थमाचा चीकार धिपति कोणीं एका राजानें जे काहीं म्हट्यले करण्यासाठीं राजानें त्यांना आपल्या द्रव्या- होतं ते प्राचीन इतिहारा मृणन सांगत असतात. पेकीं काहीं भाग यावा. हे राजा, राष्ट्रामध्ये हे राजा. एकदा, वेदाध्ययनसंपन्न आणि ब्राह्मणांनें चोरी करू लागणे हा राजाच्याप्रशसनीय आचरण असलेल्या केकय देशाच्या अपराध आहे असे राजधर्मविच्या लोकांचे मत अधिपतीला एका भयंकर गक्षसानें अरण्यामध्ये आहे. हे राजा, चरितार्थ चालत नाहीं या- धरिले, तेहां राजा द्याणाला. “माझ्या राष्ट्रामुळेच जो वेदवेता अथवा वेदाध्ययन समाप्त मध्ये चार नाहीत; कृपण लोक नाहीत; मध्यांशलला ब्राह्मण चौर्यकर्म करू लागतो, त्याचे पान करणाऱ्य नाहीत; ज्यांनी अन्याधान केले राजाने पोपण केले पाहिजे असे वेदवेता लोक नाहीं व जे यज्ञर्थील नाहीत असेही लोक मृणतात, पण, हे शत्रुपापना, त्याचा चरितार्थ नाहीत; मग तुं मजमध्ये कसा प्राविट झालास ! चालविला तरीही जर तो त्या कर्मापासून परा- माझ्या राष्ट्रांत अविद्रान, नियमनिष्ठ नसलेला, वृत्त झाला नाहीं, तर मात्र त्याला त्याच्या सोमपान न करणारा, अन्याधान न केलेला बांधवांसह राष्ट्रांतून बोहर घालवून यावा.

अथवा यज्ञर्थील नसलेला एकही ब्राह्मण नाहीं.

माझ्या राष्ट्रांत ब्राह्मण उक्तुष्टदक्षिणासंपन्न

असे नानापकारं यज्ञ करीत आहेत; अध्ययन-

शृन्य आणि ब्रतशब्द असा कोणीही नाहीं;

ब्राह्मण पटकमोमध्ये आसक्त होऊन अध्ययन,

अध्याय सत्याहत्तरावा.

—०१—

कैक्योपाख्यान.

यृथिंधिर विचारतो:—हे भरतकुलंभृष्टपिता- अध्यापन, यज्ञ, याजन आणि दान व मह, काणाच्या द्रव्यावर राजाचा अधिकार प्रतिशब्द हीं कर्म करीत असतात. माझ्या असता, व त्यानें कोणत्या प्रकारंचे वर्तन ठेवते राष्ट्रांतील ब्राह्मण स्वकर्मनिष्ठ, सत्यवादी, सोम्य, पाहिजे, ते मला कथन करा.

संमाननीय आणि आपल्या संपत्तीत सर्वांचा

भीम सांगतात:—ब्राह्मणतरांच्या आणि विभाग आहे असे समजणारे आहेत. माझ्या ब्राह्मणांमध्ये जे कोणी धर्मविरुद्ध आचरण करू गाष्ट्रांत क्षत्रिय कोणाकड याचना करीत नाहीत, णारे असतील त्यांच्या द्रव्यावर राजाचा अधिकार दान करितात; तसेच ते सत्य आणि धर्म आहे असे वेदांत सांगितले आहे. शास्त्राविरुद्ध यांमध्ये निष्णात आहेत; ते अध्यापन करीत कर्मे करणाऱ्या लोकांची राजाने कोणत्याही नाहीत, अध्ययन करितात; दुसऱ्याचे यज्ञकर्म प्रकारे उपेक्षा करू नये. हेच राजांचे वर्तन चालवीत नाहीत, खवत: यज्ञ करितात; ब्राह्मणांचे प्राचीन सत्पुरुषांनी सांगितले आहे. ज्यांच्या संरक्षण करितात व संग्रामांतून पलायन करीत राष्ट्रामध्ये ब्राह्मण चोरी करितो, त्यांच्याच नहीत. सारांश, माझ्या राष्ट्रामध्ये क्षत्रियही अराधाचे ते चौर्यरूपी पातक हें फल होय, स्वकर्मनिष्ठ आहेत. माझ्या राष्ट्रांतील वैश्यही असे सत्पुरुष समजतात. ब्राह्मणांचे पालन न स्वकर्मनिष्ठ आहेत, ते कृषि, गारक्षण आणि

वाणिज्य ह्यांवरच निष्कपयणे उपजीविका इतरही पाप करणारा नाहीं. म्हणूनच मला करितात. ते अवधानशृङ्ख्य नसून कार्यासक्त, राक्षसांची भीति नाहीं. धर्म, धेनु, गोब्राहण उक्तृष्ट प्रकारचे नियमनिष्ठ. सत्यवादी, आणि यज्ञ यांच्या संरक्षणासाठी युद्ध करीत आपल्या प्राप्तीं सर्वांचा विभाग आहे असे असतां जी शस्त्रप्रहारानें छिन्न झाली नाहीं समजून वागणार, व इंद्रियदमन, शुचि- अशी माझ्या शरीरावर देन अंगुलेही जागा भूतपणा आणि स्लेह यांनी युक्त आहेत. नाहीं. तसेच, माझ्या राष्ट्रांतील प्रजा सर्वथेव माझ्या राष्ट्रांतील शुद्धी स्वकर्मनिष्ठ आहेत. ते माझें कल्याण व्हावें अशी इच्छा करीत अस- निर्मत्सर असून योग्यपणे तीनही वर्णांची तात. असे असतां तू माझ्या शरीरामध्ये काय शुश्रूपा कलून त्याजवर आपला चरितार्थ म्हणून प्रविष्ट झाला आहेस?

चालवितात. मीही दीन, अनाथ, वृद्ध, निर्वल. राक्षस म्हणाला:—हे केकयदेशाधिपते, रोगांनी पीडित आणि स्त्रिया त्या सर्वाना ज्या अर्थी तूं कोणत्याही स्थितीमध्ये अस- आपल्या संपत्तींतील विभाग देतों. योग्य प्रकारे लास तरीही धर्मावर लक्ष्य ठेवितोस, त्या अर्थी विस्तार पावलेल्या देशधर्म, कूलधर्म इत्यादि तुं आतां घरीं जा. तुझे कल्याण होवो. मी कोणत्याही धर्माचा मी उच्छेद करीत नाहीं. आतां जातो. हे केकयदेशाधिपते, जे गोब्राहण माझ्या राष्ट्रांत तपस्वी लोकांचं पालन व पूजन आणि प्रजा यांचे पालन करितात, त्यांना होत असून, त्यांना माझ्या संपत्तींतील अंश राक्षसासून भीति नसते. मग अशीपासून सत्कारपूर्वक दिला जातो. मी इतरांना विभाग कोठून असणार! जे राजे ब्राह्मणाला प्राधान्य दिल्यावोचून संपत्तीचा उपभोग घेत नाहीं; देणार असतात, वेद हेच ज्यांचे उक्तृष्ट प्रका- परस्वीशीं संपर्क ठेवीत नाहीं; व स्वच्छंदणे रचे बल असतें, आणि ज्यांचे प्रजाजन अतिथि- क्रीडाही करीत नाहीं. माझ्या राष्ट्रांत वृक्षाचान्या- प्रिय असतात, त्यांना स्वर्गप्राप्ति होते.

वांचून इतर कोणी भिक्षा मागत नाहीं: संन्यासी भीमी सांगतात:—युधिष्ठिरा, म्हणूनच ब्राह्म- वृक्षाचर्यविरहित नाहींत; व वृहन्तिजावांनून यज्ञ- यांचे संरक्षण केले पाहिजे. त्यांचे रक्षण केले कर्म चालविले जात नाहीं. मी विदिकांचा, म्हणजे तेही राजांचे रक्षण करूं शकतात. वृद्धांचा अथवा तपस्वी पुम्पांचा अपमान करीत कारण, हे राजा, उक्तृष्ट प्रकारे वागणाच्या नाहीं. राष्ट्र जरी आंप घेत असले तरी मी राजाला त्यांच्याकडून आर्थिर्वाद मिळतो. जागा असतां. माझा पुरोहित आत्मज्ञानसंपन्न, म्हणूनच, राजानं शास्त्रविरुद्ध कर्म करीत अस- तपस्वी व स्वधर्मवंता असून सर्व राष्ट्रावर लेल्या ब्राह्मणांचे नियमन करावें: आणि पुढे त्यांची सत्ता आहे. मी द्रव्यप्रदान करून विद्या त्यांचा अनुग्रह व्हावा म्हणून त्यांना आपल्या संपादन करण्याची इच्छा करितों; ब्राह्मणांचे संपत्तींतील कांहीं अंश द्यावा. याप्रमाणे जो संरक्षण करून व सत्यनिष्ठपणे वागृन द्रव्यसंपा- राजा नागरिक आणि राष्ट्रीय प्रजा यांविषयीं दन करितों; व शुश्रूपा करण्यासाठी गुरुजनांच्या वर्तन ठेवितो, त्यांचे इहलोकीं कल्याण होऊन सत्रिध जातो. म्हणूनच मला राक्षसांची भीति पुढे तो इंद्रलोकीं जातो.

नाहीं. माझ्या राष्ट्रामध्ये कोणीही स्त्री विधवा नाहीं; व कोणीही ब्राह्मण नामधारी, कपटी, चोर, अयोग्य मनुष्यांचे यज्ञकर्म करणारा अथवा

अध्याय अष्ट्याहत्तरावा.

—::—

आपत्काले ब्राह्मणाना वैश्य- हृतीचा विधि.

युधिष्ठिर विचारतोः—हे भरतकुलोत्पन्ना, केला, तर कोणत्याही प्रकारे अथर्व घडत आपत्काली ब्राह्मणाने राजधर्माचं अवलंबन नाही. युधिष्ठिर, लोकव्यवहाराकडे प्रवृत्ति अस-करून आपला चरितार्थ चालवावा असे आपण लेल्या लोकांचा त्वा विनिमयासंवंधाने जो प्राचीन सांगितले, पण त्याने वैश्यधर्माचं अवलंबन अविनाशी असा धर्म आहे, तो तला सांगतो करून आपली उपजीविका करावी किंवा नाही ऐक. ‘मी तुला अमुक देतां, आणि ते त्याच्या याविष्यी आपले काय मत आहे?’ मोबदला मजला अमुक दे असे म्हणून केलेला

भीम सांगतातः—ब्राह्मण क्षात्रधर्माने वाग-विनियम खुपीचा असतो, बलात्काराचा नसतो; प्यास असमर्थ असेल, तर त्याने वैश्यधर्माचं म्हणूनच तो धर्म होय. अशा रीतीने ऋषीचे अवलंबन करून आपली उपजीविका करावी, आणि इतरांची ह्यवहार फार प्राचीन काल-व त्यांतही इतर कोणत्याही कृत्याने चरितार्थ पासून चालत आलेल आहेत. आणि हे योग्यही मुळींच चालेनासा झाला, तर संकटप्रसंगी कृपी आहत यांत संशय नाही.

आणि गोरक्षण हांजवर उपजीविका करावी. युधिष्ठिर विचारतोः—हे तात, जेव्हां सर्वच

युधिष्ठिर विचारतोः—हे भरतकुलश्रेष्ठा, वैश्य-प्रजा शस्त्रग्रहण करून स्वधर्माचं अतिक्रमण धर्माने वागणाऱ्या ब्राह्मणाने कोणत्या वस्तन्त्रा करितात, व क्षत्रियांची ही सामर्थ्य क्षीण आलेले विक्रय करावा म्हणजे त्याच्या स्वर्गलोकप्राप्तीस असते, तेव्हां राजा लोकांचे संरक्षण कसे करू नाथ येणार नाही?

भीम सांगतातः—युधिष्ठिरा, कोणत्याही होऊ शकतो, याचा मला संशय आहे. तरी, प्रकारर्नी स्थिति प्राप्त झाली तरी ब्राह्मणाने मध, हे प्रजाधिपते, आपण मला त्याविष्यी सांगवै. मीठ, तीछ, पशु त्यांतुही विरोधकरून अश्व आणि वृषभ, मध, मांस आणि शिजलेले अन्न

यांचा विक्रय करण्याचे वर्ज्य करावे. कारण.

भीम सांगतातः—दान, तप, यज, द्रष्ट-वा युधिष्ठिरा, त्यांचा विक्रय केला असतो शून्यता आणि इंद्रियदमन हातांच्या योगाने ब्राह्मण नरकास जातो. अज हा असि, मेप ब्राह्मणप्रभृति वर्ण आपले कल्याण व्हावे अशी हा वरुण, अश्व हा सूर्य, शिजविलेले अन्न हा इच्छा करितात: आणि त्यांपकीं जे मंत्रवलसंपन्न विराटस्वरूपी परमात्मा आणि धेनु ही यज्ञ व असतात, ते, इंद्रांचे सामर्थ्य वृद्धिगत करणाऱ्या सोम अशा हा देवता आहेत. यास्तव, त्यांचा देवतांप्रमाणे, सर्व बाजूंनी उद्योग करून राजांचे कोणत्याही प्रकारे विक्रय करू नये हे भारता, सामर्थ्य वृद्धिगत करितात. हीन दशोस पोहोचू रिजलेले अन्न देऊन त्याच्या मोबदला अपक लागलेल्या राजाला ब्राह्मण हात मुख्य आधार अन्न (तांदूळ वैगरे) धेणे हें सत्पुरुष प्रशंस- होय. म्हणूनच, ब्राह्मणांच्या सामर्थ्याचं साहानीय समजत नाहीत. भोजनासाठी अपक य्य धेऊनच सुज्ज राजाने उद्योग करावा. जेव्हां (तेंडुलादि) अन्न देऊन त्याच्या मोबदला हा भूतलावर विजयी झालेला राजा आपले

राष्ट्र क्षेमसंपन्न करितो. तेव्हां सर्व वर्ण आपा- प्यासाठीं जिवाची पर्वा न करितां युद्ध करि- पल्या धर्मप्रमाणे कसे तरी वाग्य लागतात. पण, तात. त्यांची उत्कृष्ट कीर्ति होते. कारण, ब्राह्म-युधिष्ठिरा, जर लोकांच्या प्रवृत्तीची मर्यादा णांच्या संरक्षणासाठीं सर्वांनीही शस्त्रग्रहण सुडून गेली. व चोर अथवा म्लेच्छादि दस्यु करणे इष्ट आहे. यज्ञ. अध्ययन आणि अलौ-यांनीं संकर करण्याचे आरंभिले. तर सर्व किं किं तपश्चर्या यांनीं युक्त असणाऱ्या आणि वर्णांनीं शस्त्रग्रहण करणे दोषावह नाहीं. उपोषण करून अथवा अश्विप्रवेश करून प्राण

युधिष्ठिर विचारातोः—आतां. जर सर्व देणाऱ्या ब्राह्मणांच्याकरितां जे लोक जिवाची क्षत्रियवर्णच ब्राह्मणांचा द्वेष करू लागला. तर पर्वा न करितां युद्ध करितात. त्यांना उत्कृष्ट त्या वेळीं कोणता ब्राह्मण त्यांचे संरक्षण करू प्रकारची गति भिट्टते. क्षत्रियाहून दृत तीन शकतो? धर्म कोणत्या प्रकारचा असावा लागतो? वर्णात ब्राह्मणांने शस्त्रग्रहण कल्यास दोष व त्याला कोणाचा आधार मिळतो?

भीम सांगतातोः—अशा प्रसंगी तपश्चर्या. ब्राह्मणाकरितां स्वतःचे शरीर अर्पण करणे या-ब्रह्मचर्य. शस्त्र. शाक्ति. मायावीपणा आणि सारख्वा दुसरा धर्म नाहीं. असे सज्जन समज-निष्कर्पणा यांचे प्रसंगानुसार अवलंबन करून, सर्वांविषयीं व विशेषकरून ब्राह्मणां-विषयीं मर्यादा सोडून वागणाऱ्या क्षत्रियांचे नियमन केले पाहिजे. ब्राह्मण हेच त्यांचे नियमन करण्याविषयीं समर्थ आहेत. कारण क्षत्रियवर्णाची उत्पत्ति ब्राह्मणापासून आहे. उदकापासून अभिनी. ब्राह्मणापासून क्षत्रिय आणि पाषाणापासून लोह उत्पन्न आले असून, त्यांचे सर्वगमी तेज आपापल्या उत्पत्तिस्थानाकडे आल्यास नष्ट होऊन जाते. ज्या वेळीं लोह पाषाणाचा छेद करू लागते. अभिनी जलामध्ये प्रविष्ट होतो, आणि क्षत्रिय ब्राह्मणांचा द्वेष करू लागतो, तेव्हां त्या निहांचाही नाश होतो. सारांश, हे युधिष्ठिर, इतरांनीं कंठित करण्यास अशब्द असे उत्तरांस पोंगांचलेले क्षत्रियांचे तेज आणि सामर्थ्य हीं ब्राह्मणांशीं गांठ पड-ल्यास नष्ट होऊन जातात. ब्राह्मणांचे वीर्य मित्रन्वाने वागणारे लोक क्रूर कर्मे करूनही सौम्य झाले आहे, व क्षत्रियांचेही सामर्थ्य मं उत्कृष्ट अशा स्वर्गाची प्राप्ति करून घेतात. कारण-दावले आहे, अशा स्थिरता जर सर्व वर्ण सर्व विशेषामुळे पातक केले तरीही धर्मनिष्ठ लोकांना प्रकारे ब्राह्मणांचा द्वेष करू लागले, तर त्या उत्कृष्ट प्रकारची गति भिट्टते; आणि ह्याणुनच वेळीं जे बुद्धिमान् लोक केपाविष्ट होऊन ब्राह्मणांने तीनीं कालांमध्ये आत्मसंरक्षणासाठीं, ब्राह्मणांचे, धर्मांचे आणि आपले संरक्षण कर-वर्णासंकर होऊं लागला असतां अथवा उद्दम

लोकांचे नियमन करण्यासाठी शस्त्रयहण केळ्यास दोष नाही.

युधिष्ठिर विचारतोः—शत्रूंचे सन्य युद्धा-विषयी उद्युक्त झाले असतां, व इतर लोकांना

क्षत्रियांचे प्रजापालनरूपी कर्म करण्यांचे ज्ञान युधिष्ठिर विचारतोः—हे राजाधिराज वक्तु-नसल्यास व वर्णसंकर झाल्यास. क्षत्रियांचांनुन थेट पितामह, ऋत्विजांची उपत्ति कशाकरितां अन्य अर्थात ब्राह्मण, वैश्य अथवा शूद्र घांट्यांकी झाली, ते कोणत्या प्रकारचे असावे, व त्यांचे कोणी सामर्थ्यसंपन्न असून त्यांने धर्माच्या आचरणाही करें असावे, ते आपण सांगा. अनुरोधाने दंड करून शत्रूपासून प्रजेंचे संर-

अध्याय एकूणऐरीचा.

ऋत्विजांची लक्षणे व यज्ञाची आवश्यकता.

भीम सांगतातः—राजांची शांतिक-पैदिक्षण केले, तर, हे नुप्रथेता, त्यांने पूर्वे गज-काढि कर्म अन्यांत लक्ष्यपूर्वक करणे हेच कार्य करावे की नाही? व तो अधिपिति होऊऱ्ये ऋक्सामादि वेद आणि मीमांसा यांचे ज्ञान शकतो की नाही? शस्त्रयहण तर अशा प्रसंगी असलेल्या ब्राह्मणकुलोत्पन्न ऋत्विजांचे कर्तव्य क्षत्रियांचांनुन इतरांनी करणे आवश्यक आहे. हाय, ते सर्वदा पक्षमताने वागणारे, वीरांचा

भीम सांगतातः—अपार आणि नोंकाशन्य प्रतिवाद करणारे, परम्परांशी भौती करणारे, अशा संकटरूपी समुद्रामध्ये जो मूर्तिमंत परर्तीर मर्वत्र समदृष्टि टेवणारे, क्रीर्यशृन्य, सत्यभाषण अथवा नोंकाच झालेला असतो, तो जरी शृद्र करणारे, ज्याजावर उपजीविका न करणारे व असला अथवा दुसरा कोणी असला, तर्च सरलत्वसंपन्न असावे. त्यांच्या विकाणीं द्रोह त्याचा सर्वेत्र संमान करणेच योग्य आहे. अथवा अभिमान नसावा: आणि लोकलजा, राजा, शत्रुंनी पीडित आल्यामुळे अनाथ होऊन लहिणाता, इंद्रियदमन व शांति असावी. ज्ञान-मर्गाप्रतीक्षा करीत असलेले लोक ज्यान्या नृपत्न, पारमार्थिक धैर्य असलेला, इंद्रियदमन आश्रयामुळेच सुखाने नंदतात. त्याचाच केलेला, प्राण्यांना पीडा न देणारा, कामाचा त्यांनी प्रेमाने आपल्या बोव्याप्रमाणे बहुमान आणि देवाचा संपर्क नसलेला, अध्ययन, कारावा, कारण, हे कुसुक्लोत्पन्ना, भीतीचा आचरण आणि कुल हीं निर्दोष असलेला, नाश करणाऱ्या मनुष्याचा पुनःपुनः संमान घातुक नसणाऱ्या व ज्ञानाच्या योगाने तृप्त करणे योग्य आहे. जे जुंपण्याच्या उपयोगीं ग्रहणारा जो ब्राह्मण तोच ब्रैह्मासनावर आसूढ नाहीत ते बेल, दूध न देणारी गाय, वंध्या होण्यास योग्य होय. वा युधिष्ठिरा, हे महास्त्री आणि संरक्षण न करणारा राजा यांचा ऋत्विज आणि इतरही सर्व ऋत्विज यांचा काय उपयोग आहे! ज्याप्रमाणे काटाचा हर्ती, यथायोग्य बहुमान केला पाहिजे.

चर्माचा केलेला हरिण, पंढ पुरुष आणि पीकन युधिष्ठिर विचारतोः—ऋत्विजास यावया-होणारे रेत, त्याप्रमाणेच अध्ययन न करणारा च्या दक्षिणेसंबंधाने अमुक यावे, अमुक ब्राह्मण, प्रजापालन न करणारा राजा, आणि, हे दावे, असें जे वेदवचनं आहे, त्याची कोठे पृथापुत्रा, जो वृष्टि करीत नाहीं तो मेघ हे सर्व-व्यवस्था लागलेली नाहीं. कारण, निमित्त थोडे धैर्य निरर्थक होत. जो संदैव सज्जानांचे संरक्षण झालते तरीही सर्वस्वासारखी भयकर दक्षिणा कल्लून दुष्टांना हांकून देतो, तोच राजा केला संदितली असते. विषुल द्रव्य सापेक्ष अस-पाहिजे; त्याच्याच आधारावर हें सर्व विश्व असते. १ ब्रह्म = एक क्रात्वज.

णारा हा विधि आपद्वर्माला अनुकूल नाहीं. लाही उपयोग होत नाहीं व परकीयालाही कारण, ही शास्त्राची भयंकर आज्ञा कर्त्याच्या उपयोग होत नाहीं. केवळ शरीरवृच्छासाठी शक्कीकडे लक्ष्य देत नाहीं. यज्ञ करावयाचा महात्म्या ब्राह्मणांनी यज्ञकर्म करणे विशेषसे तोही श्रद्धेने केला पाहिजे, असे वेदामध्ये योग्य नाहीं, असे श्रुतिवचन आमच्या ऐक-सांगितले आहे. पण शक्कि नसेल तर मुख्य यांत आहे.

द्रव्याच्या अभावीं भलतींच द्रव्यं वालावीं लागतात. पण तसें करणे हे सत्यास अनुसरून अत्यंत महात्म्याचे श्रुतिवचन आहे. यास्तव, हे नाहीं; आणि म्हणूनच अशा रीतीने यज्ञाला विद्वन्, आतां मी तुला तें तप कोणते हे असत्याचा संपर्क क्षाला म्हणजे मग श्रद्धा सांगतो, ऐक. अहिंसा, सत्य भाषण, कूरती काय करणार?

असो: यज्ञाहूनही तप श्रेष्ठ आहे असे एक धूर्तत्वाचे अवलंबन केल्याने अथवा मायावी- असे ज्ञानी लोकांचे मत आहे. वेदांना अप्रपणाचा स्वीकार केल्याने कोणालाही महात्म- माण समजणे, शास्त्राचे उल्लंघन करणे आणि प्राप्ति होत नाहीं. म्हणूनच तुझी चुद्धि अशी सर्वत्र अव्यवस्था असणे हे आपल्या नाशाचे होंठे देऊ नको. वा युधिष्ठिरा, यज्ञांग दक्षिणा कारण आहे. हे पार्थी, तपस्वी मनुष्याच्या ही वेदांच्या अभिवृद्धीचे कारण आहे. दक्षिणे- हातून दहा ऋत्विजांचे कर्म कसे घडते, तें वांचून यज्ञ कोणत्याही प्रकारे कर्त्याचा उद्धार सांगतो. ऐक. जीवब्रह्माने ऐक्य करण्याचे साधन करू शकत नाहीत. सर्वाची शक्कि काहीं सार- व संधान नामक योग तीच त्याची 'सुचा' व खीच असली पाहिजे असे नाहीं. कारण, परमात्म्याच्या ठिकाणी लीन होणारे चित्त शक्कीच्या अनुरोधाने केवळ पूर्णपात्ररूपीच हेच त्यांचे 'आज्ञ' आणि ज्ञान हेच रक्तृष्ट दक्षिणा दिली तीही ती पूर्ण दक्षिणेइतकी प्रकारचे 'पवित्र' होय. कोणत्याही प्रकारची होते. वा युधिष्ठिरा, ब्राह्मणादि तीनही वर्णांनी कुटिलता म्हणजे मृत्यूचे स्थान असून, सरल- अवश्य यज्ञ केला पाहिजे. सोम हा ब्राह्मणाचा त्वं हे परब्रह्मांचे स्थान आहे. हाच काय तो राजा होय असे वैदिकमंत्रांत सांगितले आहे. मुख्य ज्ञानाचा विषय होय. हाहन इतर प्रलापण यज्ञार्थ द्रव्यसंपादन करण्यासाठी त्याचा पाचा काय उपयोग होणार!

देवतिल विक्रिय करण्याची इच्छा करावी. हे

सोमविक्रियरूपी कर्म यज्ञ करण्याच्या इच्छेवांचून

मात्र व्यर्थ करू नये. सोमविक्रिय करून मिळा-

लेल्या द्रव्याने पुनः सोम विक्रिय करून त्याच्या

अध्याय ऐरींवा.

--:०:--

मित्रविचार.

योगानें यज्ञ करितां येतो, असे धर्मनिष्ठ ऋषींनी युधिष्ठिर विचारतो:—हे पितामह, जरी धर्माच्याच अनुरोधाने विचार करून ठरविलेले अत्यंत क्षद्र कर्म असले, तरी तें कोणाचे आहे. यज्ञकर्त्यांचे वर्तन, यज्ञकर्म आणि सोम- साहाय्य धेतल्यावचन एकत्र्याच पुरुषाला कर्य हीं सर्व न्यायासच अनुसरून असलीं करितां येणे अशक्य असते. मग राजकर्माची पाहिजेत. यज्ञकर्त्या पुरुषांचे वर्तन अन्या- गोष्ट काय विचारावी! अर्थातच त्याला साहाय्यांचे असल्यास त्याच्या कर्माचा त्याला स्वतः- त्याची अंपक्षा आहे. तेव्हां त्या साहाय्य-

कर्त्याचा स्वभाव कोणत्या प्रकारचा असावा, कोणावरही विश्वास ठेवला तर तो सर्व धर्म त्यांचे आचरण कसें असावे, व राजाने विश्वास आणि अर्थ हांच्या नाशाला कारणभूत होतो. कोणावर ठेवावा आणि कोणावर ठेवून नये पण सर्वत्र अविश्वास असणे हेही मृत्युहून हें आपण सांगा.

कर्मी प्रतीचे नाहीं. शिवाय, विश्वास हाही अ-

भीष्म सांगतात:-राजा, राजांचे मित्र चार वेळी प्राप्त होणारा मूर्तिमंत मृत्युच होय. कारण, प्रकारचे असतात. कांहीं राजाचा व त्याचा विश्वास ठेवणारा मनुप्य मृत्युच्या तावडींत उद्देश एकच असल्यामुळे होतात; किंत्येक सांपडतो. तो ज्याच्यावर विश्वास करितो, कुलपरंपरागत असतात; किंत्येक नैसर्गिक त्याची इच्छा असली तरच हा जगतो. सारांश, (स्वाभाविकपणेच झालेले) असतात; आणि विश्वास आणि अविश्वास हा दोहोमध्येही दोष किंत्येक कृत्रिम (द्रव्यादिक देऊन वश केले) असल्यामुळे, कांहीं लोकांवर विश्वासही ठेविला असतात. धर्मात्मा पुरुष हा एक पांचवा मित्रच पाहिजे व कांहींविषयीं संशयही घेत असले आहे. तो वस्तुतः कोणत्याही एका पक्षाकडे पाहिजे, असा हा नीतिशास्त्राचा सार्वकालिक अथवा दोहों पक्षांकडेर्ही नसतो. पण ज्या सिद्धांत आहे, इकट्ठे लक्ष्य असले पाहिजे. पक्षाकडे धर्माचे वास्तव्य असेल, त्याचा तो मी नसली तर हा माझ्या हा द्रव्यप्राप्तिला आश्रय करितो. तथापि जर तो उदासीनच आपल्याकडे ओढून घेईल. असे ज्याच्याराहिला, तर धर्मनिष्ठ पुरुषांनेच त्याचा आश्रय संबंधाने राजाला वाटत असेल, त्याच्याविषयीं करावा. त्याला जी गोष्ट रुचत नसेल ती संदेव संशय घेत असावे. कारण, तो शत्रुच त्याच्यापूर्वे सांगून नये. विजयाची इच्छा कर- होय, असा विद्वान् लोकांचा समज आहे. णारे राजे धर्म आणि अधर्म हा दोहोंचेर्ही ज्याच्या रेतांतून उदक दुसऱ्याच्या शेतांत अवलंबन करून वागत असतात. केवल धर्माचे जावयाचे असत, त्याची इच्छा नसली तर सर्व अवलंबन केल्यास त्यांची कार्यसिद्धि होत नाही. बांध फुटून तें उदक दुसऱ्याच्या शेतांत जाऊ.

असो; हा चार मित्रांवर्कीं मध्ये दोन श्रेष्ठ शक्त नाहीं; पण एखाद्या वेळी उदक अधिक असून दुसऱ्या दोहोंविषयीं संदेव संशयित वृत्ति होईल हा भीतीनं तो बांधफोडण्याची इच्छाही ठेविली पाहिजे. अथवा सर्वांच्याहीविषयीं करीत असतो; त्याचप्रमाणे, राष्ट्राच्या सीमेचे संदेव संशयित असावे. व प्रयेक कार्यावर पालन करण्याकरितों जे लोक ठेविलेले अस-आपली दृष्टि असू यावी. राजाने मित्रांचे संर- तात, त्यांची इच्छा नसली तर शत्रूचे संन्य क्षण करण्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण, राष्ट्रामध्ये येऊ शकणार नाहीं; पण शत्रुच्या राजा प्रमादशील बनला हणजे लोक त्याचा संन्याचा जोर अधिक आहे असे वाटले म्हणजे तिरस्कार करू लागतात. दुष्पुरुषही सज्जन भीतीमुळे ते शत्रुच्या संन्यास मार्ग देण्याची होतात, सज्जनही भयंकर बनतात, शत्रुही इच्छा करितात. सारांश, राष्ट्रसीमा पालन कर-मित्र होतो व मित्रही चिघडतो. कारण, णारे वैगेर पुरुषही विश्वसनीय नव्हत. म्हणू-मनुप्याचे अंतःकरण संदेव सारखे नसते. तेहांन नच, जे अशा प्रकारचे आहेत असे कळून त्याच्यावर कांहीं वेळ तरी विश्वास कोण ठेवू येईल, ते शत्रुच होत असे समजावे. राजाचा शेकेल? म्हणूनच, जे महत्त्वाचे कार्य असेल अभ्युदय किंतीही झाला तरी तृप्ति न होणे ते स्वतःच्याच नजरेखालीं करावे. पूर्णपणे आणि हानि झाल्यास अत्यंत दीन होणे हें

उत्तम प्रतीच्या मित्राचें लक्षण होय, असे सांगितलेले आहे. आपण अस्तित्वांत नसल्यार ह्याचेही अस्तित्व नाहीसें होईल असे ज्याच्या संबंधाने वाटत असेल. त्याजवर, जसा आपल्या पित्यावर विश्वास ठेवावयाचा तसा विश्वास ठेवावा; व आपले सामर्थ्य वृद्धिंगत होऊऱ्या लागले म्हणजे त्याचाही सर्व प्रकारे अभ्युदय करावा. धर्मकृत्यामध्येही काहीं संकट असल्यास जो करण्याचा सदैव निषेध करितो, तोही मिळ होय. राजावर येणाऱ्या संकटाची भीति वाढते हेही उत्तम मित्राचें लक्षण होय. अशा मित्राचा नाश व्हावा अशी ज्यांची इच्छा असते, ते लोक राजाचे शत्रु होत. ज्याला मित्रावर येणाऱ्या संकटाची सदैव भीति असते, व अभ्युदय किंतीही झाला तरीही समाधान हात नाही. असेही असलेला, सुम्वर, सहनशील, निर्मत्सर, कुर्लान हे सदैव एकमेकांच्या चढाओढीने काय करिआणि संततिमान असते, त्या मित्राची याग्यता नात, आणि कोणीही गोष्ट करावयाची आली त्याच्या खालोखाल असते. युविडिग, धारणा- तर ती परम्पराना सांगतात.

शक्तिसंपन्न, स्मरणशक्तियुक्त, दक्ष, क्र त्वभाव युविडिग, ज्याप्रमाणे मृत्युपासन त्याप्रमाणे नसलेला, व्हामान अथवा अपमान केला तरी ज्ञातीपासन सदैव भीति असते. हेतु लक्ष्यात केंहांही अंतःकरण दूषित न होणार असा उत्तर, कारण, ज्याप्रमाणे मांडलिक राजाला क्रृतिकृ, आचार्य अथवा मित्र असलेला कोणी त्याप्रमाणेच ज्ञाताला केंहांही राजाचे ऐश्वर्य तरी अतिशय परिचित पूर्ण तुळ्या मंदिगांत सहन होत नाही, हे महाबाहो. सरल, सौम्य, अमात्य असावा व त्याचा सदैव व्हामान व्हावा. दानशूर, लोकलज्जासपन आणि सत्यवादी त्याला तज्ज्ञे अन्यंत गृह काम्यान व धर्म आणि अशा राजाचा विनाश व्हावा हेतु वरे असे अर्थ याचे स्वरूप ही माहीत असल्यास हर-त्याच्या ज्ञातीवांचन कोणीही समजत नाही. कत नाही. ज्याप्रमाणे आपल्या इत्यावर त्या-आपल्या ज्ञातींतील नसणाऱ्या लोकांपासूनही प्रमाणेच तुळा त्याच्यावर विश्वास असावा. सुख होत नाही. कारण, त्यांच्याहून अधिक एकाच कार्यावर दोन तीन अमात्यांची योजना अवज्ञेस पाव असे लोक नसतात. शिवाय, जो करू नये. कारण, एकाच गोष्टीविषयी प्राण्याचा पूर्ण आपल्या ज्ञातींतील नव्हत असे लोक सदैव मतभेद होत असतो व तो परम्पराना आश्रयाला टेवितो, त्याला इतर लोक आक्रांत सहन होत नाही. जो मनुष्य कीर्तीला मुख्यत्व करून सोडतात; आणि इतर लोकांकडून अवदेणारा, नियमाप्रमाणे वागणारा, सामर्थ्यसंपन्नाना होऊऱ्या लागला ह्यांजे त्याला आपल्या

ज्ञातीं द्वय असल्यान कराव लागते. कारण, भीम सांगतातः—याविष्यर्थी वासुदेव आणि
एका ज्ञातींतील मनुष्य आपल्या ज्ञातीं-देवर्षि नारद यांचा हा एक संवाद प्राचीन इति-
तील मनुष्याचा अवमान केहांही सहन हास मृणून कथन करीत असतात. तो असा—
करूं शकत नाहीत. त्याचा अपमान संबंधी वासुदेव मृणाले:—नारदा, जो मित्र नसेल
मनुष्यांनी जरी केला असला, तरी तो आप-त्याला आपले अल्यंत गुप्त विचार कळणे योग्य
लाच ज्ञाला आहे असे ते समजतात. सारांश, नाही; व जरी मित्र असला तरीही तो विद्वान्
आपल्या ज्ञातींतील लोकांमध्ये कांहीं गुणही नसल्यास व विद्वान् असला तरीही अंतःकर-
दिसून येतात. व कांहीं गुणांचा अभावही दिसून णाचा निघ्रह केलेला नसल्यास त्यालाही तो
येतो. जो मनुष्य आपल्या ज्ञातींतील नसतो, विचार कळणे योग्य नाही. मृणूनच, हे दिवंगम
तो कधीं अनुग्रहही करीत नाही आणि नमू-नारदा, मी मित्रभावाने कांहीं बालणार आहें.
नही वागत नाही. चांगेल आणि वाईट द्या कारण, ज्याच्या बुद्धीचे सामर्थ्य पूर्ण आहे
दोन्ही गोटी आपल्या ज्ञातिवर्गामध्येच दिसून असे दिसून येईल, त्यालाच प्रश्न केला पाहिजे.
येतात. मृणूनच, त्यांच्याशीं विरोध न करितो मी ईश्वर आहें असे हणत असतात, मृणून
लोकांत त्यांचा मान राखावा, आपणही त्यांचा मी आपल्या ज्ञातींचे दास्य करीत नाही. भोग्य
बहुमान करावा, संदेव वाणीच्या योगाने व वर्तपैकीं मी अर्धातला उपभोग घेतो; आणि
कृतीनिं त्यांचे प्रिय करावे. अप्रिय असे कांहींही ज्ञातींचीं दुर्वचनेही सहन करितो. ज्याप्रमाणे
करूं नये, त्यांच्यावर खरा विश्वास नसावा, अभर्ती इच्छा असलेला यजमान अरणीचे
तथापि त्यांच्याशीं संदेव विश्वास टेवल्यासारखे मंथन करितो, त्याप्रमाणे, हे देवर्षे, ज्ञातींचे
वर्तन असावे. त्यांच्या डिकाणीं दोष आहेत इर्भापण माझ्या अंतःकरणाचे मथन करीत
किंवा गुण आहेत हे पहात वसणे योग्य नाही. असते व ते मला संदेव दग्ध करून सोडिते.
याप्रमाणे जो मनुष्य अवधानशून्य न होतां अर्थीं दुर्वचने मला उग्रसेन आणि अक्रूर हे
वर्तन ठेवितो, त्यांच्यासंबंधाने शत्रु सुद्धा शेलतात. कारण. अक्रूराला वाटते कीं, उग्र-
प्रसन्न असतात; इतकेच नव्हे, तर ते मित्रही तेनाशीं माझा स्नेह असल्यामुळे मी त्याचा द्वेष
होतात. जो राजा आपले ज्ञाति आणि संबंधी करितो; आणि उग्रेसेनाला वाटते, अक्रूराशीं
वर्गासंबंधाने व मित्र, शत्रु आणि उदासीन ह्यांच्या माझा स्नेह असल्यामुळे मी त्याचा द्वेष करितो.
संबंधाने संदेव पूर्वी सांगितल्या प्रकारचे वर्तन वरें, उभयतांची समजूत धालावी झालें, तरी
ठेवितो, तो चिरकाल कीर्तिसंपन्न होऊन रहातो. से करण्याला मला कोणी साहाय्य नाही.

अध्याय एक्यायशीर्षीवा-

—10—

वासुदेवनारदसंवादकथन.

युधिष्ठिर विचारतोः—ज्ञाति आणि संबंधी
या वर्गाला व मित्र आणि शत्रु यांना संदेव
वश ठेवतां येणे अशक्य आहे. तेव्हां त्यांचे
अतः करण कसे वश करून घेतां येईल तें सांगा.

भीम सागतातः—याविष्यर्थि वासुदेव आणि
देवविं नारद यांचा हा एक संवाद प्राचीन इति-
हास म्हणून कथन करीत असतात. तो असा—
वासुदेव म्हणाले:—नारदा, जो मित्र नसेल
त्याला आपले अल्यंत गुप्त विचार कळणे योग्य
नाहीं; व जरी मित्र असला तरीही तो विद्वान
नसल्यास व विद्वान् असला तरीही अंतःकर-
णाचा निघट केलेला नसल्यास त्यालाही तो
विचार कठणे योग्य नाहीं. म्हणूनच, हे दिवंगम
नारदा, मी मित्रभावाने कांही बोलणार आहें
कारण, ज्याच्या बुद्धीचे सामर्थ्य पूर्ण आहे
असे दिसून येईल, त्यालाच प्रश्न केला पाहिजे.
मी ईश्वर आहें असे स्पृष्ट असतात, म्हणून
मी आपल्या ज्ञातीचे दास्य करीत नाहीं. भोग्य
वस्तुपैकी मी अर्धांतला उपमोग घेतो; आणि
ज्ञातीची दुर्वचनेही सहन करितो. ज्याप्रमाणे
अभिर्ची इच्छा असलेला यजमान अरणीचे
मंथन करितो, त्याप्रमाणे, हे देवर्षे, ज्ञातीचे
दुर्भाग्यण माझ्या अंतःकरणाचे मंथन करीत
असते व ते मला सदैव दग्ध करून सोडिते.
अर्थी दुर्वचने मला उग्रसेन आणि अक्रूर हे
बोलतात. कारण. अक्रूराला वाटते की, उग्र-
सेनाशी माझा स्नेह असल्यामुळे मी त्याचा द्वेष करितो;
आणि उग्रसेनाला वाटते, अक्रूराशी
माझा स्नेह असल्यामुळे मी त्याचा द्वेष करितो.
वरे, उभयतांची समजूत घालावी छाटले, तरी
नसे करण्याला मला कोणी साहाय्य नाहीं.
कारण, बलरामाच्या डिकाणी सदैव शक्तीचा
जोर आहे, गदाच्या टिकाणी सुकुमारता आहे,
आणि प्रद्युम्न तर सुस्वरूपाच्या योगाने मत्त
होऊन गेला आहे. म्हणूनच, नारदा, मला कोणी
साहाय्यकर्ता नाहीं. नारदा, दुसरे जे अंधकाच्या
आणि वृष्णीच्या कुलांतील पुरुष आहेत, ते
तर्व अतिशय भाग्यवान्, सामर्थ्यसंपन्न, शत्रूना-

सहन करितां येण्यास अशक्य आणि सदैव दुसरे बीभत्स शब्द बोलतात म्हणून असो, उद्योगशील असे आहेत. ते ज्याच्या पक्षाचे तू स्वतः संपादन केलेले ऐश्वर्य तू दुसऱ्याला नसतील त्याचे अस्तित्वच असावयाचे नाही; अर्थात् उग्रेसेनाला अर्पण केले आहेस; आणि, आणि ज्याच्या पक्षाचे असतील त्याला सर्व हे साहाय्यसंपन्ना, सांप्रत त्या ऐश्वर्याची मुळी कांहीं प्राप्त होईल असे आहेत. तरीही ते मला रुजली असून त्याला तुझ्या ज्ञातीचे ऐश्वर्य साहाय्य करीत नाहीत. उग्रेसेन आणि अक्रूर अशी संज्ञा आली आहे. म्हणूनच, वांती होऊन हे उभयतांही सदैव माझा निषेध करीत अस- पडलेल्या अन्नाप्रमाणे असलेले ते ऐश्वर्य पुनर्लागु भी त्या दोहोपैकी एकाचाही आश्रय रापि तुला परत घेतां येणे शक्य नाहीं. अक्रूर करीत नाहीं, आणि दोघांचाही आश्रय करीत आणि उग्रेसेन यांजकडून राज्य काढून घेण नाहीं. कारण, उग्रेसेन आणि अक्रूर हे उभयतांही त्यांचे शक्य नाहीं. कारण, त्यामुळे ज्ञातीमध्ये यतांही ज्याचे संवर्धी ज्ञाले, त्याला त्यासारखी फाटाफूट होण्याची भीति आहे; आणि विशेष- दुसरी अत्यंत दुःखकारक अशी गोष्ट नाहीं. करून तुजसारख्याला त्याचे राज्य घेतां येणे अशक्यन आहे. आतां कदाचित् प्रथन याच्याशी त्या दोघांचाही संवंध नसेल करून अतिशय दुप्पक असे एखादे कर्म केले त्यालाही त्याहून अत्यंत दुःखकारक अशी तर त्याच्या योगाने ही गोष्ट घडून येईल; पण दुसरी कोणती गोष्ट आहे? कारण, ते उभयतां त्यामुळे कायमची आणि मोठी अशी द्रव्य- अंधक आणि वृष्णि यांच्या वंशांतील प्रमुख हानी होईल अथवा विनाशच होईल. म्हणूनच, पुरुष आहेत. हे महामते नारदा, दोघां यूत- लोहनिर्भित नसणाऱ्या सौम्य आणि हृदयविकारांच्या मोतेप्रमाणे भी एकाचा जय व्हावा दारक अशा एका शक्त्याच्या योगाने दोघांचे आणि दुसऱ्याचा पराजय होऊ नये अशी परिमार्जन करून व ज्ञातिवर्गांच्या अंतःकर- इच्छा करितो. नारदा, अशा रीतीने मला णामचे प्रतीत उत्पन्न करून तू सर्वांची जिव्हाच दोनहीं पक्षांच्या संवधाने सदैव क्षेत्र हेत निर्मूलित करून याक. (तोडे बंद करून याक.) आहेत. यास्तव, मला आणि माझ्या ज्ञातीला वासुदेव म्हणाले:-हे मूने, ज्याच्या योगाने दोघांचे परिमार्जन करून व अंतःकरणांत प्रेम काय करणे ब्रेयस्कर आहे ते कथन कर.

नारद म्हणाले:—हे वृष्णिकुलेतपन्ना श्री-कृष्णा, संकटे दोन प्रकारची उद्भवतात. एक लन करितां येईल, असे लोहमय नसणारे सौम्य बाह्य व दुसरीं आभ्यंतर. यांपैकीं पहिल्यांची शर्श मला कसे समजावे?

उत्पत्ति आपल्या ज्ञातीपासून असते व दुसरा नारद म्हणाले:-सदैव शक्त्यनुसार अन्न-यांची इतरांकडून असते. अक्रूर आणि उग्रेसेन दान करणे, सहिष्णुन्व, सरलत्व आणि मृदृत्व सेन हांच्यामुळे तुजवर जे हे हृती तुजवर जे हृती होय. कारण, नुस्खे सन्कार करणे हे लोहमय नसणारे शर्श तुझ्या ज्ञातीचीच कृति होय. कारण, होय. ज्ञातिवर्ग हा कर्णकटु आणि क्षुद्र भाषणे हे सर्वही ज्ञातिपुरुष अक्रूराच्या अनुकरणाची इच्छा करून लागला, तर तू आपला रोधाने वागणारे आहेत. कांही कार्याच्या कृत्याचा निश्चय, कठोर वाणी आणि नानाहैतूने असो, अभिलाषपूर्वक असो, अथवा प्रकारच्या वाईट इच्छा यांचा निग्रह कर.

क्षद्र, अंतःकरणाचा जय न केलेला व साहाय्य-संपन्न नसलेला जो पुरुष, तो मोठा कार्यभार केवळही आपल्यावर घेत नाही. म्हणूनच तु तो कार्यभार आपल्या वक्षःस्थलावर घेऊन चालू लाग. सपाठ जमीनीवरून कोणाही वृप्तभाला मोठा भार वाहून नेतां येतो; पण दुर्गम प्रदेशामध्ये, ज्याचे अवग्रह लहान असतात असा उत्कृष्ट प्रकारचा वृप्तभय तो वाहतां येण्यास कठीण असलेला भार वाहून नेतो. हे केशवा, भेदाच्या (फायाकुटीच्या) योगाने संवाचा नाश होतो; आणि, कुण्णा, तु तर संघांतील प्रमुख आहेस. म्हणूनच तुझा आश्रय मिळून, ज्या योगाने ह्या संघाचा उच्छेद होणार नाहीं असे कांहीं तरी कर. बुद्धि, सहिष्णुता, ईद्विनिग्रह आणि द्रव्यादान हीं असल्याशिवाय संघ हा कोणाही सुज्ञ मनुष्याच्या अधीन रहात नाहीं. आपल्या पक्षाचा संदेव अभ्युदय करणे हे धन्यतेचे, कीर्तिकारक आणि आयुष्यप्रद आहे. म्हणूनच, कुण्णा, जेणेकस्न आपल्या ज्ञातीचा नाश होणार नाहीं असेच त कर. हे प्रभो, वर्तमानकालीं व भविष्यकालींही संधायासनप्रभृती षडगणांची योजना करणे व शत्रुवर स्वारी करणे हांमध्ये तुला माहीत नाहीं असे कांहीं नाहीं. हे महाबाहो, यादव, कुकुर, भोज, अंधक, वृष्णि—इतकेंच नव्हे, तर सर्व लोक व लोकांचे अधिपति हे तुझाच डिकाणी आहेत. हे माधवा, ऋषि देखील तुम्हार विचाराचे अबलंबन करितात. तुं सर्व प्राण्यांचा पिता आहेस, व तुला सर्व प्राण्यांची सृष्टि व प्रलय यांची माहीती आहे. यदुकुल-श्रेष्ठ अशा तुझा लाभ शाला असल्यामुळेच यादवांचा सुखाने अभ्युदय होत आहे!

अध्याय ब्यायशीर्वा.

—::—

कालकृत्तव्यीयोपार्थ्यान.

भीम सांगतात:—हे भरतकुलोत्पन्ना, हे तुला पहिल्या प्रकारचे वर्तन सांगितले. आतां दुसरे सांगतो, ऐक. जो कोणी मनुष्य राजाला द्रव्यसंपादन करून देईल, त्याचे राजाने संदेव संरक्षण करावे. युधिष्ठिर, पोषण करण्यास योग्य असो अथवा राजाने पोषण केलेला असो, जो मनुष्य राजाचा कोश अमात्याने हरण केल्यामुळे नट होत असल्याचे कल्पवील, त्याचे सांगणे एकांतांत ऐकून घ्यावे, व अमात्यापासून त्याचे संरक्षण करावे. कारण, हे भारता, द्रव्याचा अपहार करणेरे अमात्य बहुतकरून आपल्या विरुद्ध असणाऱ्या मनुष्याचा वध करितात. राजाच्या कोशाचा नाश करणेरे सर्व लोक एक होतात व त्या कोशाचे संरक्षण करणाऱ्याला पीडा देऊ लागतात, आणि ह्या वेळीं त्याचे संरक्षण न केल्यास तो नाश पावतो. याविष्यां कालकृत्तव्यीय नांवाच्या पुरीनीं कोसलदेशाधिपतीला जें कांहीं सांगितले होतें. तें पुरातन इतिहास म्हणून सांगत असतात. तें असे—

राजा क्षेमदर्शी ह्याला कोसल देशाच्या आधिपत्याची प्राप्ति शाल्यानंतर कालकृत्तव्यीय नामक मुनि त्याजकडे आला होता, असे आमच्या एकण्यांत आहे. एका पिंजन्यामध्ये एक कावळा धरून ठेवून तो पिंजरा घेऊन राज्यांतील सर्व बातमी मिळविण्याच्या इच्छेने हा मुनि क्षेमदर्शीच्या सर्व राष्ट्रामध्ये लक्ष्यपूर्वक पुनः पुनः संचार करीत होता. ‘अहो, आपण ताकवियेचे अध्ययन करा: मला हे काक मत, भविष्य आणि वर्तमान सांगत असतात.’ असे म्हणत अनेक पुरुष बरोबर घेऊन त्या

राष्ट्रामध्ये संचार करीत असतां, राजकार्यावर संताप पावणारा, अत्यंत क्रुद्ध झालेला, व नियुक्त असणाऱ्या सर्व लोकांची दुष्कृत्ये मित्राची इच्छा नसली तरी बलात्काराने त्याचे त्याच्या दृष्टोपत्तीस आलीं. तेव्हां सर्व राष्ट्राचा हित करावे ह्यासाठीं सर्वथेव प्रेमाने आलेला व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे तें समजून जो पुरुष सहन न झाल्यामुळे ‘हें तुझे द्रव्य घेऊन, व राजकर्मावर नियुक्त असलेल्या लो-अपहार केले जात आहे.’ असें सागेल, तो कांनीं चालविलेला द्रव्यापहार जाणून, नंतर आपला आहे असें समजून त्याला क्षमा केली तो प्रशंसनीय आचरण असलेला मुनि काक पाहिजे.” हें ऐकून राजा त्याला ह्याणाला, बरोबर घेऊन ‘मी सरवज आहें’ असें भाषण “मला आपल्या हिताची जर इच्छा आहे तर करीत राजदर्शन घेण्यासाठीं आला.

कोसलाधिपतीकडे आल्यानंतर त्या मुनीने करणार नाहीं? हे ब्रह्मनिष्ठ, मी आपणांला तेथें असलेल्या अलंकार धारण करणाऱ्या अमा-प्रतिज्ञापूर्वक सांगतो, आपणांला वारेल तें बोला. त्याला त्या कावव्याच्या वचनावरून ‘तू हे विप्र, आपण जें आक्षांला सागाल त्याप्रमाणे अमके ठिकाणी अमुक केले आहेस.’ असे मी करीन.”

सांगितलें; व ‘तू राजकोशाचा अपहार केला मुनि म्हणाला:-तुझ्या राष्ट्रामध्ये दुष्ट कोण आहेस, हें अमुक अमुक मनुयाला माहीत आहे आहेत आणि चांगले कोण आहेत हे, व पोऱ्य-असें हा काक सांगत आहे: ह्यास्तव, याचा आपण वर्गाकडून तुला असलेली भीति यांची माहिती सत्वर विचार करा.’ असेही त्यानें त्या वेळी ह्याटलें: मिळवून मी केवल प्रेमाने त्यांजविषयीचा आणि ‘हा काक केव्हांही असन्य बोलल्याचे वृत्तांत सांगण्यासाठीं तुझ्याजवळ आलों आहे. एकण्यांत नाहीं.’ असे राजकोशाचा अपहार कर- हे राजा, सेवा करणे हा दोष आहे असे आचाण्या दुसऱ्याही लोकांस सांगितले. ह्यामुळे, हे यांनी पर्वीच सांगितले आहे. राजाची सेवा कुरुकुलभ्रेष्टा, राजकार्यावर नियुक्त झालेले करणे हे पाप असून, केवल जे अगतिक अस-सर्वलोक विघडले व त्यांनीं तो मुनि झोणीं गेला तील त्यांचीच ती गति आहे. राजांशी ज्याची असतां त्याच्या कावव्याला वाणोंनी विद्व केले! मंत्री असते, त्याची केवल विषारी सर्वांशीच

याप्रमाणे आपला काक पिंजन्यामध्ये वा- मंत्री आहे असे म्हणत असतात. राजाला पुकळ णांच्या योगाने विदीर्घ झाला आहे असे पाहून शत्रु असतात आणि अनेक मित्रही असतात. दुसरे दिवशीं सकाळीं तो ब्राह्मण क्षेमदर्शी राजाच्या आश्रयाने उपजीविका करणाऱ्या राजाला ह्यास-मी तुला हितकारक अशी कांहीं गोष राजा, त्याना एका क्षणांत राजाकडूनही भीति सांगणार आहे; पण त्यासाठीं माझ्या प्राणांचा मनुष्यांना त्या सर्वपासूनच भीति असते. तसेच, त्यास-मी तुला हितकारक अशी कांहीं गोष राजा, त्याना एका क्षणांत राजाकडूनही भीति उत्पन्न होते. सेवकांकडून राजाविषयीं अगदीं व द्रव्याचा अधिपति अशा तुज प्रभूकडे मी मुट्ठीच दुर्लक्ष्य न घडणे शक्य नाहीं, हें खरें आहे. अभय माणतो. ज्याला अभ्युदयाची व ऐश्व- तथापि कल्याणेच्यु सेवकाने कोणत्याही प्रकारे यांची सदैव इच्छा असेल त्या मित्राने, साराथी मुद्दाम दुर्लक्ष्य करू नये. कारण, दुर्लक्ष्य केले न्याप्रमाणे उत्कृष्ट अश्वाला शिकविण्याची इच्छा असतां राजाचेही पूर्वीचं वर्तन सुटें. अर्थात् कारीतो त्याप्रमाणे मित्रास बोधकरावयाची इच्छा तो त्याच्याशीं पूर्वीप्रमाणे न वागतां त्याचा असलेला, मित्राची हानि होत असल्यामुळे द्वेष करू लागतो व तसें झाले म्हणजे जीवि-

ताचा नाश होतो. शिक्षणसंपन्न असलेल्या केल्यास सिद्ध व्हावयाचें, हें खोरं नाही. मनुष्यानें राजा म्हणजे प्रदीप झालेला अग्रिच म्हणूनच, त्या तुझ्या खासगी मंडळीच्या असें समजूनच त्याच्या सन्निध जावे. ज्याप्र- भीतीनं मी आतां दुसऱ्या आश्रमाकडे जाणार. माणें विषयुक्त दाढा असलेल्या कोपाविट भुजं- कारण, हे प्रभो, त्यांनीच नेम धरून मारलेला गाची शुश्रूषा करावयाची, त्याप्रमाणे आपले बाण माझ्या कावळ्यावर येऊन पडला; व माझी अस्तित्व नष्ट झाले आहे असेच समजून मनु- इच्छा नसतां त्या कपथप्रिय लोकांनी त्याला यम-व्याने आपल्या प्राणाचा व द्रव्याचा स्वामी जो सदनास पाठविले. हे राजा, ही गोट मी तपो-राजा त्याची प्रगतनपूर्वक सेवा करावी. आणल्या बलानें दीर्घनंव पावलेल्या दृश्यानें पाहिली आहे. भाषणांत, उमे राहण्यांत, अधिकार चालवि- अनेक मकर, मन्त्र, सुर्सी आणि तिमिंगल एपांत, वसण्यांत, चालण्यांत, अभिप्राय सुच- नामक मन्त्र दांनीं युक्त, व वृक्षांचे सोऽप, पापाण विष्ण्यांत आणि शारीरिक व्यापारांत दोप असेल आणि कंठक यांनीं युक्त असलेल्या व सिंह, काय, अशी सेवकाला शंका येत असावी. ज्याप्र इच्छादि हिस्प पशूनीं व्याप असलेल्या, राजाला जर प्रसन्न ठेवला तर तो देवतेप्रमाणे अगोदर जवळ जाण्यास व गेल्यानंतरही मान-सर्वही मनोरथ पूर्ण करितो, आणि तो जर वृक्षास कठीण असणाऱ्या ह्या तुझ्या राष्ट्रस्थी नदीं-गळक्तो, असें यमाने सांगितले आहे; आणि, हे तुन मी ह्या अज्ञ अशा कावळ्याच्या साहाराजा, तें आहेही तसेच! येथून पुढे मी तुझे यानें तस्न गेलो. अंधकारानें व्याप झालेल्या पुनः पुनः मोठे कार्य करणार आहे. आमच्या दृग्म प्रदेशांतून अभिच्या साहाय्यानें व जल-सारखा अमान्य सकटप्रसंगी केवल जानस्थी मय प्रदेश तुन नैकेच्या साहाय्यानें जातां येते, साहाय्य करीत असतो. हे राजा, माझा हा पण नृपस्थी दृग्म प्रदेशांतून प्रवेश होण्याचें काक माझेच अनुकरण करणार होता. काहीं साधन पंडितांनाही समजलेले नाही. पण त्याच्यांही कोणी वेर करीत होते, व राजा, तुझे राज्य ह्याणजे गाढ अंधकार असून म्हणूनच त्यानें त्याजवर बाण सोडला. या- नें पातकाने यास होऊन गेलेले आहे. हा राविषयीं मी तुलाही दोप देत नाहीं अथवा तंशांत विश्वास ठेवितां येणे तुलाही शक्य नाहीं. मग ज्यांना प्रिय आहेस त्यांनाही दोप देत नाही. मला कोट्रन शक्य असणार! म्हणूनच येणे तूं आपले हितकर्ते कोण व शत्रु कोण या- रहाणे हे शुभकारक नाहीं. कारण, येथे सकू-विषयींचे ज्ञान संपादन कर. आपल्या कुद्दीला त्याची आणि दुक्कृत्याची योग्यता सारखीच अगोचर असें काहीं ठेवू नको. तुझ्या मंदिरामध्ये आहे. येथे सर्वर्म केले अथवा दुर्धर्म केले द्रव्याचा अपहार करण्याविषयीं तन्पर असणार तरी निःसंशय वधूच व्हावयाचा. न्यायदृष्ट्या व प्राण्यांचे अकन्याण व्हावे अरी इच्छा कर- दुर्धर्म केले तरच वध व्हावा. सर्वर्म केल्यास यांने जे कोणी आहेत, त्यांनी माझ्या वृक्ष- मर्तीव शेवट नयें; पण येणे तशी रिही नाहीं. व्याचा वध काढन आपले वेर साविले. हे ह्याणूनच सुज मनुष्याने त्वरेने येणे वास्तव्य राजा, तुझा विनाश व्हावा आणि नंतर आप- करण्यासाठी येणे योग्य नाहीं. हे राजा, सीता व्याला राज्य भिजवें अशी ज्याची इच्छा आहे, म्हणून एक नदी आहे, तिजमध्ये नौका बुडत त्याचें कार्य तुझ्या खासगी मंडळीरीं रेह असते. तशाच प्रकारचं हें तुझे राष्ट्र आहे. हे-

राष्ट्र म्हणजे सर्व प्राण्यांचा वध करण्यासाठी आवडतो आहेस; आणि तुझे अमात्य मात्र पसरलेले एक जाळेच होय असें मला वाचते. वृष्णा नसलेल्या पुरुषाला जसें उदक आवडत तुला मधुर पण विषयुक्त अशा भोजनाची प्राप्ति नाहीं तसे मला आवडत नाहींत. मी तुझे कार्य शाली आहे. तुझी स्थिति असज्जनासारखी ओह, करणारा हाच दोष त्यांनी मजवर ठेवला; हासज्जनासारखी नाहीं. हे पृथ्वीपते, तू वांचून माझा द्रोह करण्याचे त्यांना दुसरे विषारी सर्फानी वेष्टिलेल्या विहिरीसारखा आहेस. कांहीं कारण नाहीं. कारण मीं त्यांचा कांहीं राजा, दुर्गम घाट, विशाल तीर आणि लहान द्रोह केलेला नाहीं. तथापि त्यांना माझ्या लहान झुटपे यांनी युक्त असलेली व वेतांच्या ठिकाणीं दोष दिसत आहेत. म्हणूनच आता वेलांनी व्याप झालेली मधुरजलयुक्त अशी नदी मी येथे रहाणे योग्य नाहीं. ज्याप्रमाणे पृष्ठ असावी, त्याप्रमाणेच तू ओहेस. ज्याप्रमाणे भग्न केलेल्या सर्पाची त्याचप्रमाणे अंतःकरण श्वान, गृध्र आणि कोल्हे यांनी युक्त असलेला दुष्ट असलेल्या शब्दूचीही भीती वाळगली पाहिजे. राजहंस असावा, त्याप्रमाणे तू ओहेस. जसें राजा म्हणालाई—हे ब्राह्मणश्रेष्ठा, तू पुनरपि मोक्षा वृक्षाचा आश्रय मिळाला द्याणजे त्यावर माझ्या मंदिरामध्ये रहा. तुझा द्रोह करणाऱ्या मोठे गवत वाढूनच त्याला आच्छादित करिते. लोकांचा मी अगदीं त्याग करीन; व सत्कारव नंतर त्या वृक्षाच्याहीपेक्षा अधिक वाढते, सुनक विपुल उपचारांच्या योगानें तुझा बहुव पुढे त्याच ईंधनसूपी तृणाच्या योगाने भयंकर मान करीन. हे ब्रह्मनिष्ठ, ज्यांना आपली इच्छा दावाशी त्या वृक्षाला दग्ध करून सोडतो. तरी नसेल ते माझ्या गृहामध्ये राहुं शकणार नाहींत. स्थिति तुझ्या अमात्यांची आहे. म्हणूनच, आता मीं पुढे काय केले पाहिजे हाताचे ज्ञान राजा, तू त्यांचे दोष नाहींतसे कर. राजा, कवळ आपण लाव आहे. यास्तव, हे भगवन्, तूच त्यांना अधिकार दिलास आणि तूच त्यांची माझ्या हातून शासनकर्म उत्कृष्ट प्रकारे चालेल पालन केलेस. असें असतां तुझ्याशींच प्रतारणा व पुण्य घंडल, असा कांहीं विचार माझ्या करून हे तुझ्या प्रिय मनुष्यांचा वध करू कल्याणासाठीं काढून मला आपण आज्ञा करा. इच्छीत आहेत. ज्यामध्ये सर्प वास्तव्य करीत मुनि द्याणाला—हा दोष उठड न करितां ओहेत अशा गृहासारख्या अथवा जिचा पति तूं आपल्या एक-एका अमात्यांचे सामर्थ्य त्याचे विर आहे अशा दुर्वितीनी स्त्रीच्या गृहासारख्या अधिकार काढून घेऊन कमी कर, आणि पुढे तुझ्या राष्ट्रामध्ये मीं जो सावधपणे पण भीतभीत वध करण्यासारखे कारण त्यांच्या हातून घडले राहिलों, तो केवल तुझे सदाचरण आणि आहे असे कळून आले हाणजे एका एका तुझा हा अमात्यादिक परिवार यांची परीक्षा पुरुषाचाच वध कर; सर्वांचा एकदम करू नको. पहाण्यासाठींच होय. हे नृपश्रेष्ठा, राजा जितें- कारण, अनेक मनुष्यांचा एकच दोष असला म्हद्रिय आहे काय? त्यांची खासगी मंडळी णजे, आपले रहस्य कुटेल या भीतीने, ज्यांस रहस्य त्याच्या ताच्यांत आहेत काय? त्यांना राजा कळले असेल त्या आपल्या शब्दूचा ते नाशही करिप्रिय आहे काय? आणि राजाला प्रजा प्रिय तात. म्हणूनच मी तुला हें सांगत आहे. आम्ही आहेत काय? हें जाणण्याच्या इच्छेनेच मी ब्राह्मण म्हणजे कृपाळू आणि आमचे शासनही ह्या ठिकाणीं प्राप झालें. पण, हे राजा, क्षुधि- सौम्य असून, आम्ही स्वतःप्रमाणेच तुझे व इतरांचे ताला जसें भोजन आवडते तसा मला तू कल्याण व्हावें असें इच्छीत असतों.

हे राजा, आतां मी आपली माहिती तुला कोणता हें उक्तृष्ट प्रकारे सांगण्याविषयीं समर्थ सांगतों. मी तुझा संवेदी आहे. कालकवृक्षीय असलेले जे लोक, ते तुझे सभासद असावे. हे असे माझे नांव आहे. सत्यप्रतिज्ञ अशा तळ्या भारता, सैद्व साक्षिभ्यास असणे अत्यंत शूर पित्याचा मी संमाननीय असा मित्र असून, पुण्य, आणि शास्त्रज्ञानसंपन्न, अत्यंत संतुष्ट अस-तुझा पिता स्वर्गवासी झाला व तळ्या राज्यावर णोर व कार्यविषयीं अतिशय उत्साह असलेले संकटें ओढवलीं, तेहां मीं इतर सर्व अभिलाप ब्राह्मण द्यांना तूं कोणत्याही संकटामध्ये आपले सोडून देऊन तपश्चर्या केली. मी तुला खेहा-साहाय्यास घेत जा. कुलीन मनुष्याचा मुळेच असे सांगतों कीं, पुनरपि तूं हे अविश्व- सैद्व बहुमान केला म्हणजे प्रसंगीं तो आपली सनीय पुरुष विश्वसनीय आहेत अशा भ्रमांत शक्ति झांकून ठेवीत नाहीं, म्हणूनच कुलीन राहूं नको. राजा, सुखदुःखांचा अनुभव घेत- मित्र करावा. कुलीन मित्र केला म्हणजे त्याचे ल्यानंतर साहजिक रीतीनं तुला राज्यप्राप्ति पालन केल्यास जरी प्रवादे प्रसंगीं त्याला झाली आहे: असे असून त्या राज्याचा भार प्रसन्न ठेवला, अप्रसन्न ठेवला, पांडा दिली अमात्यांवर याकून तूं असा वेसावध्यणांने कां अथवा मारिलं, तरीही तो सैद्व आपल्याच रहात आहेस?

भीम सांगतात:—हे भारता, तदनंतर तो देशामध्ये उत्पन्न झालेले. ज्ञानी, स्वरूपसंपन्न, ब्राह्मणश्रेष्ठ राजाचा पुरोहित होकून पुरोहित- बहुश्रुत, प्राण आणि प्रेम करणारे असेच लोक मंदिरामध्ये येऊन वास्तव्य करूं लागला तुझ परिचारक असावे. वा. युधिष्ठिरा, हीन असतां, राजमंदिरामध्ये पुनरपि विष्णु आनं- कुलांत उत्पन्न झालेले, लृघ्य, क्रूर आणि दाचा प्रादुर्भाव झाला. पूढे सर्व पृथ्वीवर एक निर्लब असे जे पुण्य असतील, त्यांचा जो-उत्तीर्ण राज्य करून त्या कालकवृक्षीय मुर्माने पर्यंत हात ओला आहे अर्थात् त्यांना द्रव्याकीर्तिसंपन्न अशा कोसलदेशाधिपतीमाझी उक्तृष्ट दिक पोंचत आहे, तोपर्यंतच ते तुझी सेवा कर-प्रकारचे यज्ञ केले. कोसलदेशाधिपतींनी तील, पूढे करणार नाहीत. कुलीन, सदाचार-त्याचे ते हितकारक भाषण एकून सर्व पृथ्वी सपने, हृदयांतील भाव ओळखणारे, निझुर जिकून घेतली: व त्या मुर्माने सांगितल्याप्रमाणे नसलेले. देश, काल व कर्तव्य जाणणारे, आचरण ठेविलं.

अध्याय त्र्यायशीवा.

—००—

सभासदादिकांची लक्षणे.

युधिष्ठिर विचारतो:—हे पितामह, सभासद, कांचं दान, आदर व थोडे अथवा अधिक साहाय्यकर्ते, मित्र, परिचारक आणि अमात्य प्रिय करणे या गोष्टीवरून तूं ज्यांना प्रिय असे हे कोणत्या प्रकारचे असावे?

भीम सांगतात:—लोकलज्जा बाळगणारे, सुखांचे मात्र वांटेकी होतील. युधिष्ठिरा, ज्यांचे ईद्रियमन केलेले, सत्यता आणि सरलत्व यांनी वर्तन मर्यादा सोडून नाहीं असे विद्वान्, सदा-युक्त असलेले, आणि त्याय कोणताव अन्याय चारी, नियमांचे आचरण करणारे, सैद्व तुझीच

वहुमानसंक अधिकारादिक, उक्तृष्ट वस्त्रादि-

समजशील, ते केवल तुझा द्रव्याचे आणि

भृत्यानसंक अधिकारादिक, उक्तृष्ट वस्त्रादि-

प्रार्थना करणे, शुद्र खननाचे नसलेले आणि ज्ञानाचे उत्तम शास्त्र, पैदिक, भागाने दाग सत्यवादी ह्यांनी तुळा त्याग करू नये. ज्या णारे, कुलपरंपरागत असलेले आणि गर्वशून्य नियवृत्ति व मंदबुद्धि लोकांना आचार समजत असेच लोक मंत्री करावे. ज्यांचे अंतःकरण नाही, व जे भ्रष्टप्रतिज्ञ असतात, त्यांच्याविषयी विनयशील व स्वभाव उत्तम असेल, व जे केवल तूं तिट्कारा बाळगीत जा. समुदायाला सोडून कायिक, केवल वाचिक, केवल मानसिक, राजाने एकाच मनुष्याची इच्छा करू नये; व कायिक, वाचिक, मानसिक आणि कायिक-एकाचाच अंगीकार करणे आवश्यक असल्यास. वाचिक अशा पांच प्रकारच्या कपटांनी विरहित, जो एकदाच अनेक लोकांहून अत्यंत श्रेष्ठ असेल प्रोट व राजकार्याचा भार घेण्यास समर्थ त्याचा स्वीकार करून समुदायाचा खुशाल त्याग असतील, अशा पुरुषांच्या तंज, शौर्य, क्षमा, करावा, कारण, कोणांच्याही अंगीं पराक्रम दिसून शुचिभूतपणा, प्रेम, स्थिरबुद्धि आणि इंद्रियसंयम येणे हें कल्याणाचे लक्षण आहे. युधिष्ठिरा, ज्याला ह्या गुणांची परीक्षा करून राजाने न्यांस मंत्री कीर्ति हीच मृत्यु वाटत असेल. जो प्रतिज्ञे- करावे. राजा, ज्यांचे ज्ञान होणे आवश्यक प्रमाणे वागत असेल. जो सामर्थ्यसंपन्न लोकांना आहे अशा गोटीचे ज्ञान करून देण्याविषयी बहुमान देत असेल. ज्यांच्याशी स्पर्धा करणे ज्यांची वाणी समर्थ आहे असे वीर, अयोग्य आहे त्यांच्याशी स्पर्धा करीत नसेल. उपाय शोधून काढण्यात चतुर, कुलीन, सन्त्व-वैष्णविक सुखासाठी. भीतीमुळे, क्रोधामुळे अयवा संपन्न. दृसच्याच्या हृदयांतील भाव ओळखणार, लोभामुळे जो धर्मल्याग करणार नाहीं, व जो निवृत नसणारे, देश, काल व कर्तव्य जाण-अहंकारशून्य, सत्यवादी. क्षमाशील आणि णारे आणि आपल्या पोपकांचे कार्य आणि बहुमानाह असेल. त्यांचेच तूं गुप्त गोटीचा हित करण्याची इच्छा करणारे जे लोक, विचार करतेवढीं साद्य घे. मात्र सर्व स्थितीत त्यांताच राजाने कोणत्याही कार्याविषयीं मंत्री त्याची परीक्षा पाहिली पाहिजे. मनुष्य कुलीन. नेमावे. तेजम्बी नसणाऱ्या पुरुषांशी संबंध टेव-संततिमान. सहनशील, दृभ, आत्मसंयमन-णाऱ्या मनुष्याला कर्तव्याकर्तव्याचा निश्चय संपन्न, शूर, कृतज्ञ आणि सत्यनिष्ठ असणे हें करितां येत नाहीं. इतकेच नव्हे, तर तो दृस-कल्याणाचे चिन्ह आहे. तो ज्ञानसंपन्न पृष्ठ ज्यालाही प्रत्येक कार्यामध्ये अवश्य संशयांत अशा रीतीने वागत असला म्हणजे शत्रु देवीला पाडतो. तसेच, जो मत्री सल्कुलामध्ये उत्पन्न प्रसन्न रहातात, इतकेच नव्हे, तर ते मित्री आंदेला व भर्म, अर्थ आणि काम या तीनही होतात. नंतर पुढे ज्ञानसंपन्न, कल्याणच्यू आणि पून्यार्थांनी युक्त असा असूनही बहुश्रुत नसतो, जितेंद्रिय अशा राजाने विश्वसनीय, कुलीन, त्याला गुप्त गोटीचा विचार करण्याचे काम आपल्या देशात जन्म पावलेले, द्रव्यादिक पहातांयेण शक्य नाहीं. तसेच, कुलीन नसणारा देऊन शत्रूंनी वश करितां येण्यास अशक्य मनुष्य जरी अस्यांत बहुश्रुत असला, तरी तो असलेले, व एकदा ज्याचा आश्रय केला मार्गदर्शकाचे साद्य नसलेल्या अध्याप्रमाणे त्याला सोडून दुसरीकडे न जाणारे व सर्व प्रकार असतो; व मृणूनच, एखादे कृत्य लहानसे उत्तम रीतीने परीक्षा पाहिलेले लोक आणि असलं तीर्ही त्यांत काय करावें हें त्याला संबंधी पुरुष ह्यांजकडून अमात्यांच्या गृणाव-सुनेनासे होतें. त्याचप्रमाणे, जो शास्त्रज्ञान-गुणांची परीक्षा पहावी. एश्वर्येच्यू राजाने उत्तम संपन्न आणि बुद्धिमान् आहे व ज्याला उपाय-

योजनेचेंही ज्ञान आहे, पण ज्याचे विचार योग्य नाहीत. नवीनच आलेला मनुष्य जरी स्थिर नाहीत, तो पुक्कळ वेळांने देखील कोण-त्याही कर्माचा शेवट लावू शकणार नाही. ज्याला शास्त्रज्ञान मुळीच नाही व बुद्धिही उक्कट नाहीं, त्याने केवळ एखादे कार्य आप-त्याकडे घेतले म्हणून त्याला त्यांतील विशिष्ट गोष्ठीचा विचार करितां येणे शक्य नाही. मंत्री आपल्यावर प्रेम करणारा नसेल, तर त्याच्यावर विश्वास ठेवणे योग्य नाही. म्हणून तच, प्रेम न करणाऱ्या मंत्र्यापाशीं आपले गुप्त विचार प्रकट करून नयेत. कारण, ज्याप्रमाणे वायने केलेल्या छिद्रांतून अंत प्रवेश करून अग्रिम वृक्षाला तरीही तो गुप्त विचार अवण करण्यास भस्म करून सोडतो, त्याप्रमाणे हा कुटिल मंत्री योग्य नाहीं. जो मनुष्य चतुरबुद्धि, धारणा-इतर मंत्र्यांचे साहाय्य घेऊन राजाला पीडा दतो. शक्तिसंपन्न, ज्ञानी, आपल्या देशांत निर्माण राजा एवढे वेळी क्रुद्ध होतो, पदच्युत करितो, शालेला, शुचिर्भूत व कोणत्याही कर्मांमध्ये निलिप क्षुभ्य होऊन वारीने निर्भर्तसा करितो व पुनः असणारा असेल, तोच राजाचा मंत्र (गुप्त प्रसन्नही होतो. हीं त्याचीं नानाप्रकारची कृत्ये विचार) श्रवण करण्यास योग्य होय. अनु-त्याजवर अनुरक्त असलेल्या मंत्र्यांवांचून इत- भवजन्य आणि शास्त्रजन्य ज्ञान असलेला, रांस सहन करितां येणे शक्य नाही. म्हणूनच आपला व परक्याचा स्वभाव ओळखणारा, मंत्री अनुरक्त पाहिजेत. मंत्र्यांचा क्रोध म्हणजे आपल्या वरोवरीचा व शुद्धांतःकरण असेल, वज्राचे स्फुरणच होय. आपल्या पोषकाचे प्रिय तो मंत्र श्रवण करण्यास योग्य होय. सत्य-करण्याच्या इच्छेने जो मनुष्य त्याचीं ती कृत्ये वाढी, सुस्वभावसंपन्न, प्रौढ, लोकलजासंपन्न, भैन करितो, व ज्याला सुखदुःख समान असते, सौम्य व पितृप्रितिमहादिक क्रमांने आश्रयास अशा मनुष्यालाच कोणत्याही गोष्ठीसंवयांने असतो. तो मंत्र श्रवण करण्यास योग्य होय. जो विचारावें. कुटिल स्वभावाचा मनुष्य प्रेम करीत संतुष्ट रहाणारा, संमाननीय, सत्यवाढी, प्रौढ. असला, इतर गुणांनी युक्त असला व ज्ञान- प्रगत्य विचारांचा, पापाचा द्वेष करणारा, गुप्त संपन्न असला, तरी तो राजाचे गुप्त विचार गोष्ठीचा विचार करण्याचे ज्ञान असलेला, श्रवण करण्यास योग्य नाहीं. ज्याचा शब्दशील प्रसंग जाणणारा व शूर असतो, तो मंत्र श्रवण संबंध असतो व जो प्रजेता बहुमान देत नाही करण्यास योग्य होय. जो सामर्थ्यसंपन्न पुरुष तो शत्रुच असें समजावें; त्याच्याही कानावर सामोपचाराने हा सर्व लोकाला वश काळ राजाचे गुप्त विचार जाणे योग्य नाहीं. अविशक्तता, त्यालाच राष्ट्राचे शासन करू इच्छिदान, शुचिर्भूत नसणारा, गर्वांने ताठलेला, ज्ञाना राजांने आपले गुप्त विचार सांगावे. शत्रूची सेवा करणारा, आत्मसंघाधा करणारा, राष्ट्रांतील व राजधानींतील लोकांचा ज्याच्या-अंतःकरण शुद्ध नसलेला, कोपिष्ट आणि वर न्यायामुळेच विश्वास बसला आहे, व जो लोभाविष्ट हेही राजाचे गुप्त विचार ऐकण्यास योद्धा असून नीतिशास्त्रामध्येही विदान् आहे,

तो मंत्र श्रवण करण्यास योग्य होय. सारांश, एकाग्रपणे प्रश्न करावा; व सिद्धांत करणान्या हा पूर्वोक्त सर्वे गुणांनी युक्त असणारे, अल्यंत त्या ब्राह्मणाशीं जेव्हां प्रेक्षमत्य होईल, तेव्हां पूज्य, प्रजेच्या मताचें ज्ञान असणारे व ज्यांना त्या विचारांत ठरलेल्या मार्गाचें अवलंबन मोर्ते कृत्य करण्याची इच्छा असेल असे निदान राजाने त्यामध्ये न गढून जातां करावे. ज्यांना तीन तरी पुरुष राजाचे मंत्री असावे. त्यांनीं गुप्त विचार करण्याच्या तत्त्वांचे सिद्धांत माहीत आपल्या व शत्रूंच्या प्रजेमध्ये कोणकोणी आहेत, ते लोक अशाच प्रकारे तो विचार त्रिद्वे आहेत हे पहात असावे. राजाच्या करावा असे सांगतात. यास्तव, प्रजेला स्वाधीन राष्ट्राची अभिवृद्धि होणे हे मंत्र्यांन्या मंत्रावरच टेवण्याविषयीं समर्थ असेल अशा प्रकारचा अवलंबून आहे. आपले छिद्र शत्रूंच्या दृष्टीस गुप्त कार्याचा विचार पूर्वी सांगितल्या रीतीने पडू नये; व शत्रूंचे छिद्र पाहून राजाने त्यांज-करून तो संदेव अंमलांत आणावा. ज्या वेळीं वर स्वारी करावी. कांसव ज्याप्रमाणे आपलीं हा विचार चालला असेल, त्या वेळीं त्या डिअंमे गुप्त टेविते, त्याप्रमाणे राजाने राज्याचीं काणी खुजे, कुबडे, कृश, लंगडे, अंथळे, मूर्ख, सर्व अंगे गुप्त टेवावी. शत्रूला आपल्या राष्ट्रांत लिया, कळीच आणि पशु यांचा संचार पुढे, प्रवेश करण्याची सधि न येईल अशाविषयीं मार्गे, स्वालीं अथवा वर कोठंही असूं नये. सावध असावे. विद्वान् मंत्र्यांनीही, राष्ट्रासंबंधी अथवा मंदिराच्या वरच्या मजल्यांत बसून, जे गुप्त विचार चालले असतील ते गुप्तच टेवावे. किंवा ज्या टिकाणी दर्भ, देवनळ इत्यादिक दाह राजा हा गुप्त विचारांचे शरीर असून इतर पदार्थ नाहीत अशा निर्जन, व जेधून बोहलोक हीं व्याचीं अंगे आहेत. गुप्त हेर हे राज्य-रचा सर्व प्रदेश स्पष्ट दिसतो आहे अशा टिकाणीं स्फी वृक्षांचे मूळ असून राष्ट्राविषयीचे गुप्त जाऊन, मोऱ्यांने भाषण करणे वैगेरे वागदोष, विचार हेच त्याचे बल होय असे सांगितले व ज्या योगांने आपले हद्दत दुसऱ्यास कळेल आहे. केवळ वृत्तीसाठीं त्या लोकामध्ये अनेक अशा प्रकारचे नेत्रविक्षेपादि अंगदोष हांचा मंत्री नम्रतेचा स्वीकार करून व मद, क्रोध, सर्व प्रकारं त्याग करून, कालगत न करिता अहंकार आणि ईर्षा यांचा त्याग करून राजाच्या कोणत्याही कार्याविषयीचे विचार करावे.

अनुरोधाने वागतात; पण त्यांच्यावर विश्वास
न ठेवता, ज्यांच्या टिकाणीं पूर्वोक्त पांच कपे
वास्तव्य करीत नसतील अशाच मंत्र्यांच्या
साहाय्याने राजाने गुप्त गोटीचे विचार करावे.
त्या तिथांचे नानाप्रकारचे विचार लक्षात

घेऊन व त्या गोटीत आपले मन घालून, शेवट्या विचाराचे वेळीं, ज्याला आपल्या उलट सिद्धांत माहीत असण्याचा संभव आहे त्याला हासरूपाने सांगत असतात. तो असा—
आपला सिद्धांत कळवावा. त्यांतूनही निर्णय इंद्र म्हणाला:—हे बहान, ज्यामध्ये सर्व न झाल्यास, धर्म, अर्थ आणि काम हा तीन गुणांचा अंतर्भाव होतो अशा कोणत्या गोटीचे पुरुषार्थांचे ज्ञान असलेल्या गुरु अशा ब्राह्मण-आचरण केले असतां मनुष्य सर्व प्राण्यांना कडे जाऊन शेवटच्या निणयाविषयीं त्याला प्रमाणभूत होऊन विपुलकीर्तिसंपन्न होतो?

अध्याय चौन्यायशींचा.

—:::—

इंद्रबृहस्पतिसंवाद.

(सामाचं महस्त.)

भीष्म सांगतात:—हे युधिष्ठिरा, याविषयीं बृहस्पति आणि इंद्र यांचा संवाद प्राचीनहिती-हासरूपाने सांगत असतात. तो असा—
आचरण केले असतां मनुष्य सर्व प्राण्यांना प्रमाणभूत होऊन विपुलकीर्तिसंपन्न होतो ?

बृहस्पति स्थाणालाः—इंद्रा, 'साम' हा उपायांत सर्व गुणांचा अंतभाव होत असून, त्याचे उक्तृष्ट प्रकारे अवलंबन करणारा मनुष्य सर्व प्राण्यांना प्रमाणभूत होतो, व त्याला विपुल अशा कीर्तीची प्राप्ति होते. इंद्रा, सर्वही गुणांचे एकच वसतिस्थान अशा हा सर्व लोकांस सुखकारक असणाऱ्या सामरूपी उपायाचे अवलंबन करणारा मनुष्य सर्व प्राण्यांना संदेव भ्रिय होतो. जो मनुष्य कांहीं भाषण करीत नाहीं, व संदेव कपाळास आंच्या घालून रहातो, तो सामरूपी उपायाचे अवलंबन न केल्यामुळेच लोकांच्या देवास पात्र होतो. जो राजा कोणाही मनुष्याला पहातांच प्रथम आपणच भाषण करू लागतो, व तेही हास्यपूर्वक करितो, त्याजवर लोक प्रसन्न असतात. दानाच्या जोडीला जर साम हा उपाय नसेल, तर तें वान देखील व्यंजनशून्य असलेल्या भोजनाप्रमाणे लोकांच्या मनास आनंद देऊ शकत नाही. इंद्रा, लोकांकडून द्रव्यग्रहण केले तरीही मधुर भाषण करून सामोपचारानें सर्व लोकांना वश करितांयेते. म्हणून, जरी दंड करण्याची इच्छा असली, तरी देखील साम हा उपायाचा प्रयोग करावा. असें केले असतां त्यापासून फलप्राप्तीही होते व लोकही उद्दिश होत नाहीत. सामसंज्ञक उपायाचा उक्तृष्ट प्रकारे प्रयोग करणे व मधुर आणि हृदयाकर्षक भाषण याचे उक्तृष्ट प्रकारे अवलंबन करणे साच्या तोईचे दुसरे कोणतेही कृत्य नाहीं.

भीम सांगतातः—स्थाप्रमाणे पुरोहित वृहस्पति यानें सांगितल्यानंतर इंद्रानेही तसें केले. त्याचप्रमाणे, हे कुंतीपुत्रा, तूंही हा गोईचे उक्तृष्ट प्रकारे आचरण कर.

अध्याय पंचायशींवा.

—०—

अमात्योजना व विवादनिर्णय.

युधिष्ठिर विचारतोः—हे राजाधिराज, हा लोकामध्ये कोणत्या प्रकारे प्रजापालन केले असतां राजाला विशेष प्रकारे धर्म धडून शाश्वत अशा कीर्तीची व स्वर्गाची प्राप्ति होते?

भीम सांगतातः—निर्देशपणे विवादाचा निर्णय करून प्रजेचे पालन करण्याविषयी तत्पर असणाऱ्या शुचिर्भूत राजाला धर्म, कीर्ति, इहलोक व परलोक यांची प्राप्ति होते.

युधिष्ठिर म्हणालाः—राजानें कोणाशीं व्यवहार करावा, कोणत्या साधनांनी विवादाचा निर्णय करावा, व व्यवहारांचे स्वरूप कोणतें, हें मी आपणांला विचारीत आहें. यास्तव, हे महाज्ञानी पितामहा, तें आपण जेसे असेल तसें कथन करा. आपण जे मला पुरुषाच्या टिकाणीं असणारे गुण पूर्वी सांगितले, ते सर्व एकाच पुरुषाच्या टिकाणीं असत नाहीत असें मला वाटें.

भीम सांगतातः—हे महाज्ञानी बुद्धिमान् युधिष्ठिरा, तूं जेसे म्हणतोस तसेंच आहे. या सर्व सदगुणांनी युक्त असणारा एकच पुरुष सापडणे कठीण. तधिपि थोड्याशा तरी सदगुणांनी युक्त असणारे पुरुष प्रयत्न केल्यास या लोकामध्ये दुर्लभ आहेत असें आहे काय? मुळीच नाही. असो; आतां तूं अमात्य कोणत्या प्रकारचे केले पाहिजेस तें सांगतों.

विद्यानिष्ठ, प्रौढ, अध्ययन पूर्ण शालेले आणि शुचिर्भूत असे चार ब्राह्मण, बलाढच आणि हातीं शस्त्र वागविणारे आठ क्षत्रिय, द्रव्यसंपत्त एकवीस वैश्य, आणि नित्य कर्मचरण करून शुचिर्भूत शालेले व विनयसंपत्त असे तीन शद्द हे तूं अमात्य कर. तसेच,

कोणताही विषय श्रवण करण्याची इच्छा, त्या त्या कार्यावर नेमलेले राजाचे अनुयायी त्याचें श्रवण, आकलन, धारण, तर्क, निषेध, योग्य प्रकारे कार्य करीत नसल्यास ते स्वतःला शास्त्रज्ञान आणि ब्रह्मज्ञान ह्या आठ गुणांनी पुढे करून व राजाला बरोबर घेऊन अद्योगतीस युक्त असलेला असा सूतजातीतील प्रौढ, निर्म- जातात. बलाढ्य लोकांनी बलात्कार तस्र व पन्नास वर्षाचा एक पौराणिक तूं आप- आणि अत्यंत दीनवाणेपणाने बोलणारे जे ला अमात्य कर. हा श्रुतिस्मृतिज्ञानसंपन्न, अनाथ लोक, त्यांचा राजा हात्च सदैव पालक विनयशील, सर्वत्र समदृष्टि डेवणारा, द्रव्यलोभ- होय. न्यायासनावर असतांना परस्परांच्या शून्य, विवाद करण्याचा लोकांच्या कार्याचा विरुद्ध, सांगणाऱ्या वादिप्रतिवादींच्या वादांत निर्णय करण्याविषयीं समर्थ, मृगया, घूत, साक्षी हेच उक्तुष्ट प्रकारचे बल होय. अर्थात् स्त्रिया, मयथान, दंडपारुष्य, वाक्पारुष्य आणि त्याच्याच अनुरोधाने निर्णय करावा. ज्या विवादिक द्रव्याविषयीं साक्षी मिळत नाहीं, अर्थवा ज्याचा स्वामी कोण आहे हें ठरत न नाहीं, न्याचा निर्णय दिव्यादि विशेष प्रकारे करावा; आणि जो पातकी टेरेल त्याला त्याच्या अपराधानुरूप दंड करावा. पातकी ऐश्वर्यसंपन्न असेल तर त्याचे द्रव्य काढून घ्यावै; तो निर्धन असेल तर त्याला बंधनरूपी शिक्षा करावी; आणि जे लोक दुराचारी असतील त्यांजवर राजांने शास्त्रादिकांने प्रहार करवावे. राजाने मधुर भाषणे करून व द्रव्य देऊन शिष्ट लोकांचे पालन करावै. जो मनुष्य राजाचा वध होण्याची इच्छा करितो, गृहे दग्ध करितो, चौर्य करितो, अथवा वर्णसंकर करितो, त्याचा विलक्षण प्रकारे वध करावा. हे प्रजाधिपते, योग्य प्रकारे दंड करण्याचा व स्वकार्यामध्ये आसक्त असलेल्या राजाला अवर्म घटत नमून शाश्वत असा धर्मच घडतो. पण जो मूर्ख राजा आपल्या इच्छेस वाढेल तशा प्रकारे उत्पन्न हेते व स्वर्गलोकाही त्याच्याशीं विरोध करू लागतो अर्थात् त्याला प्राप होत नाहीं. एका मनुष्यावर तसेच, हे नुपशेषा, धर्माचे केवल मूळच असें दोषारोप असला तर त्याजकरितां दुसऱ्याला जें न्यायासन, त्याजवर योजना झालेला जो दंड करू नये. मात्र अपराधी मनुष्याचा शोध राजा, अमात्य अथवा राजपुत्र अन्यायाने लावून देण्यासाठी त्याच्या पुत्रादिकांला 'तूं प्रजापालन करील, त्याचीही तीच गति होते. आपल्या पित्याला आणून दे.' असें सांगून

आणून देईपर्यंत प्रतिबंधांत ठेवावें; व तसें करूनही तो मिळाला नाहीं तर त्याला सोडून यावें.

दूतादिकांची लक्षणे.

कोणत्याही प्रकारच्ये संकट आले तरी राजानें दूताचा वय करू नये. कारण, दूताचा वय करणाऱ्या राजाला आपल्या अमात्यांसह नरक-प्रवेश करावा लागतो. पाठविणाऱ्यानें जे सांगितलें असेल तेच सांगणाऱ्या दूतास क्षात्रधर्मामध्ये आसक्त असणारा जो राजा ठार करितो. त्याच्या पितरांना भूषणहत्येचे पातक लागते. कुलीनत्व, संततिसंपन्नता, भाषणचातुर्य, दक्षता, प्रियभाषित्व, स्मरणयुक्तता आणि जे कथन करण्याविषयी सांगितले असेल तेच बोलणे हे सात गुण दूताच्या अंगीं असेल पाहिजेत राजांचे संरक्षण करणारा द्वारपाल व राष्ट्राचे केवळ मस्तकच अशा मुख्य मुख्य स्थानांचे संरक्षण करणारा हेही हात गुणांनी युक्त असावे. धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचे तच्चे यांचे ज्ञान असलेला, संधि आणि विग्रह यांचे ज्ञान असलेला, बुद्धिमान, धैर्यसंपन्न, लोकलज्जायुक्त. रहस्य गुप्त ठेवणारा, कुलीन, सत्त्वसंपन्न आणि पापशून्य असा अमात्य प्रशंसनीय होय. सेनापतिही हात गुणांनी युक्त असून युहरचना, यंत्रे व आयुधे यांच्या तच्चांचे ज्ञान असलेला, पराक्रमी, वृष्टि, शीत, उण व वायु सहन करणारा आणि शत्रुंची छिंदेजाणणारा असावा. हे नृपेष्ठा, राजाने आपल्यावर दुसऱ्यांचा विश्वास बसवून घ्यावा पण आपण कोणावरही विश्वास ठेवू नये. पत्यक्ष पुत्रावर देखील विश्वास ठेवणे प्रशस्त नाहीं. हे निष्पापा, मीं तुला नीतिशास्त्रांतील गोर्धीचे हें सार सांगितले आहे. अविश्वास हें एक राजांचे अत्यंत श्रेष्ठ असे रहस्य आहे.

अध्याय शायशीवा.

--::--

राजधानी व तींतील व्यवस्था.

युधिष्ठिर विचारतो:—हे पितामहा, पूर्वाच कोणी निर्माण केलेल्या अथवा आपण नवीन निर्माण करविलेल्या कोणत्या प्रकारच्या नगरामध्ये राजानें स्वतः जाऊन वास्तव्य करावंते मला सांगा. भीम सांगतात:—हे भारता कुंतीपुत्रा, जेथं राजानें आपले पुत्र, ज्ञाति आणि वंधु यांसह वास्तव्य करावाचाचे, तेचे कोणत्या प्रकारे वास्तव्य करावं, व त्या स्थलाचे संरक्षण कोणत्या प्रकारे करावं, याविष्यी प्रभ करणे न्यायच आहे. न्हणूनच मीं तुला विशेषकरून दुर्ग करण्याचा विधि सांगतों. तो ऐकून तूं तशा प्रकारचे दुर्ग प्रथलपूर्वक कर. सहा प्रकारच्या दुर्गांच्या आश्रयानेच नगरे वसवावीं. कारण, त्यामध्ये मुख्यत्वे-करून सर्व प्रकारची संपत्ति असते व अनेक लोकही वास्तव्य करीत असतात. निर्जनप्रदेश-हीपी दुर्ग, भूदुर्ग, शिरिदुर्ग, मनुष्यदुर्ग, मुदृदुर्ग, आणि वर्नदुर्ग हे दुर्गांचे सहा प्रकार आहेत. यांपैकीं कोणत्या तरी दुर्गांने युक्त असणारे, धान्य व आयुधे यांनी परिपूर्ण असलेले, तट आणि खंदक बळकट असलेले, हच्ची, अश्व आणि रथ यांनी व्यास असलेले, विद्वान् अशा शिल्पकारांचे वास्तव्य असलेले, वस्तुसंग्रहाने पूर्ण अशीं संप्रहालये असलेले, अत्यंत दक्ष अशा धार्मिक लोकांचे वास्तव्य असलेले, बलसंपन्न मनुष्य, गज आणि अश्व यांनी युक्त असणारे, चब्बाटे आणि बाजार यांनी सुशोभित असलेले, प्रकट-पणे व्यवहार चालणारे, शांतीचे वास्तव्य असणारे. कोटूनही भीति नसलेले, कांतिसंपन्न,

१ भडकोट किला. २ डोंगरी किला. ३ नगरामभोवती मनुष्यांचा पहारा ठेवणे. ४ नगरामभोवती मृत्तिकचा तट वैगैरे घालणे. ५ नगरामभोवती दुर्गम अरण्य करणे.

मीतवायादि धनीने युक्त असलेले, प्रशंसनीय गुप्त गोष्ठीचा विचार, द्रव्यसंग्रह आणि दंड हीं अरीं गृहे असलेले, शूर आणि द्रव्यसंपन्न कर्मे विशेषेकरून स्वतः राजानेच करारीं. अशा लोकांनी पूर्ण असलेले, वेदघोषाने दुमदु- कारण, हींच काय तीं सर्वांस आधारभूत आहेत. मून राहिलेले, सभा आणि उत्सव यांनी युक्त आपल्या नगरांतील अथवा राष्ट्रांतील शत्रु, मित्र असणारे आणि सदैव देवतांची पूजा होत आणि उदासीन लोक काय करू इच्छीत आहेत, हें सर्व गुफहेरली दृष्टीने जाणावें आणि असलेले जें नगर, त्यामध्ये अमात्य आणि सैन्य हीं ज्याला वश आहेत अशा राजाने स्वतः आहेत अशा राजाने स्वतः मग त्यांच्यासाठी जें कांहीं केले पाहिजे तें सर्व प्रवेश करावा. त्या ठिकाणीं कोश, सैन्य, मित्र प्रमाद न करितां करावे. शत्रूंचा नियह कर- आणि व्यवहार यांची वृद्धि करावी; आपले णाऱ्या राजाने आपणावर अनुरक्त असणाऱ्या नगर आणि राष्ट्र यांतील सर्व दोष दूर करावे; लोकांचा सदैव बहुमान व सदैव अनेक यज्ञ भांडगार आणि आयुधशाला यांची प्रयत्नपूर्वक करावे, कोणास क्षेत्र न देतां दान करावे, अभिवृद्धि करावी; सर्व प्रकारचे वस्तुसंग्रह व प्रजेचे संरक्षण करावे, व धर्मास बाध येईल येत्रे आणि आयुधे तयार करण्याचीं गृहे यांची असे कोणतेही कृत्य करू नये. दीन, अनाथ, हीं अभिवृद्धि करावी: काळे, लोखंड, कोडा, वृद्ध पुरुष आणि विधवा ख्रिया यांचे योगक्षेम कोळसा करण्याचीं काष्ठे, शिंगे, अस्थि, वेळू- व उपजीविका हांची व्यवस्था सदैव राजानेच पासून उत्पन्न होणाऱ्या वस्तु, मज्जा, तेल, करावी. राजाने आश्रमवासी लोकांचे आदर- चरवी, मध, औषधसमुदाय, ताग, राळ, धान्य, पूर्वक पूजन करून व त्यांचा बहुमान करून आयुधे, बाण, चर्म, तांत, वेत, मोळ, लळहाळे व वेळच्या वेळीं आश्रमामध्ये वस्त्रे, पात्रे व भोजनाची अतिशय मोठा ध्वनि असलेलीं वायं यांचा संग्रह साधने सदैव पोहोचवावी. तपेनिष्ठ मनुष्याला आ- करावा. विपुल अशा जलाचे उत्पन्निस्थान पल्यासंबंधी, सर्व कार्यासंबंधी आणि राष्ट्रासंबंधी असणारे तलाव व विहिरी आणि ज्यांना चीक माहिती प्रयत्नपूर्वक सांगावी व सर्दव त्याज- येतो असे वृक्ष हांचे राजाने संरक्षण करावे; पुढे नम्रपणे रहावे. सत्कुलामध्ये उत्पन्न शालेला, आचार्य, ऋत्विज, पुरोहित, महाधनुर्धर, बांध- बहुश्रुत व सर्व वस्तूचा त्याग करणारा काम करणारे, ज्योतिषी व वैद्य हांचा प्रयत्न- जा तशा प्रकारचा तपरवी, त्याचे दर्शन घेऊन पूर्वक सत्कार करावा; आणि ज्ञानसंपन्न, बुद्धि- राजाने शश्या, आसन व भोजन देऊन त्याची मान, इंद्रियदमन केलेले, दक्ष, शूर, बहुश्रुत, पूजा करावी. कोणत्याही संकायांत राजाने त्यां- कुलीन आणि सन्वसंपन्न अशाच लोकांची जवर विश्वास ठेवावा. कारण, चोर देखील सर्व कार्यावर योजना करावी.

राजाने धर्मनिष्ठ पुरुषांचा बहुमान करावा; कडे द्रव्यादिकांची ठेव ठेवावी; त्यांजपासून अधार्मिकांचे शासन करावे; व सर्व वर्णांची ज्ञान संपादन करावे; ठेवलेली ठेव वारंवार काढून आपापल्या कर्माकडे प्रयत्नपूर्वक योजना करावी. घेऊ नये; व अत्यंत बहुमानही करू नये. निकट संबंध असलेले अथवा दूरचा संबंध एखादा तपस्वी आपल्या राष्ट्रामध्ये, दुसरा पर- असलेले जे नगरवासी व राष्ट्रवासी लोक, त्यांची राष्ट्रांत, एक अरण्यामध्ये आणि दुसरे मांड- गुप्त हेरांकडून चांगली माहिती मिळवून नंतर लिकांच्या नगरामध्ये याप्रमाणे तपस्वी लोक जें कर्तव्य असेल तें करावे. गुप्त हेरांची योजना, आपले मित्र करून ठेवावे; त्यांचा सत्कार

करावा, त्यांना बहुमान यावा, व आपल्या पोषण करावे. हे भरतकुलश्रेष्ठा, शंभर गांवांच्या संपत्तींतील काहीं अशाही यावा. ज्याप्रमाणे व्यवस्थेवर ज्याची योजना झाली असेल, आपल्या देशांतील त्याचप्रमाणे शत्रूंचे राष्ट्र त्यांच्या उपभोगार्थ विशाल, धनधान्यादिकांची आणि अरण्य यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या तप-अत्यंत वृद्धि असलेला व लोकांनी व्याप अस-स्वी लोकांशी वर्तन ठेवावे. कारण, ते प्रशंस-लेला असा एक गांव बहुमानपूर्वक देणे योग्य नीय आचरण असलेले तपस्वी लोक एखाद्या आहे. हे भारता, त्याला उपभोगावयास दिलेल्या स्थितीमध्ये आश्रयाची इच्छा असलेल्या राजा-गांवावर अनेक गांवांचे पालन करणाऱ्या दुस-ला त्यांच्या इच्छेप्रमाणे आश्रय देतात. या-न्याच एका अधिकाऱ्याचा अधिकार असावा. प्रमाणे, राजाने स्वतः ज्या प्रकारच्या नगरा-राष्ट्रावरील अधिकाऱ्यांसह उत्कृष्ट अशा सहस्र-मध्ये रहावे योग्य आहे त्या नगराच्या लक्ष-विषयातीने धान्य, हिरण्य इत्यादिकांसंबंधाने जांचा निर्देश मीं तुला संक्षेपाने सांगितला आहे. राजधानीच्या समीप असलेल्या लोकवस्तींतून करादिस्तपाने जे द्रव्य प्राप होईल ते वेतन-स्तपाने ग्रहण करावे; त्याच्याकडे संग्राम कर-ज्यांचे काम असावे. अधिकाऱ्यांकडे अस-

अध्याय सत्यायशींवा.

—००—

राष्ट्रसंरक्षणादिकाचा प्रकार.

युधिष्ठिर विचाराते:—हे भरतकुलश्रेष्ठा राजा शृंग अशा एखाद्या सचिवाची दृष्टि असावी. राष्ट्राचे संक्षरण कसे करावे व राष्ट्र स्वार्थीन कसे अथवा नक्षत्रांमध्ये जसा ग्रह असतो, तसा ठेवावे हे मला उत्कृष्ट प्रकारे जाणण्याची इच्छा प्रत्येक नगरामध्ये मूर्तिंमंत भीतिच असा एक आहे; यास्तव ते कथन करा.

भीम सांगतात:—ठीक आहे. मी तुला नेमावा. त्यांने आपल्या त्या ग्रामाधिपतिप्रभूति गांवांचे संरक्षण करण्याचा आणि राष्ट्र स्वार्थीन सर्व सभासदांकडे गमन करीत असावे; व ठेवण्याचा सर्व प्रकार उत्कृष्ट प्रकारे सांगतो. राष्ट्रसंबंधी त्यांचे वर्तन कसे आहे हे त्यांच्या तो तू एकाग्र अंतःकरणाने एक. राजाने प्रत्येक हेराने येऊन कळवावे.

गांवाचा एक अधिपति करावा; तसेच दहा युधिष्ठिरा. प्रजेचे संरक्षण करण्यासाठी नेम-गांवांचा, वीस गांवांचा, शंभर गांवांचा व लेले अधिकारी प्रजेचा वध करण्याची इच्छा हजार गांवांचा असे अधिपति करावे. ग्रामाधिपतीस ग्रामवासी लोकांचे जे दोष करणारे आणि शठ असतात. त्यांच्यापासून कळून येतील, ते त्यांने दशग्रामाधिपतीस कळवावे. या प्रजेचे रक्षण केले पाहिजे. वैश्य लोकांचा वांचे. त्यांनेही ते विशंत्याधिपतीस कळवावे. क्रय, विक्रय, भोजनखर्च, त्यांनी आक्रमण विशंत्याधिपतीनेही आपल्या राष्ट्रांतील प्रजेचे केलेला मार्ग, त्यांचा परिवार आणि त्यांचे योग-सर्व प्रकारांचे वर्तन शतग्रामाधिपतीस निवेदन केम हा सर्वांचा विचार करून त्यांच्या अनु-करावे. उपभोगण्यास योग्य अशा ज्या वस्तु रोधाने राजाने त्यांजवर कर बसवावे. द्रव्य-ग्रामामध्ये असताल, त्यांचा उपभोग ग्रामाधि-पासि, दान, उपजीविका आणि शिल्प हांचा पत्रिने घ्यावा; व त्यांने दशग्रामपतीचेही पोषण अनेकवार विचार करून राजाने शिल्पकारांवर करावे; व दशग्रामाधिपतीने विशंतिग्रामाधिपतीचे त्यांच्या शिल्पाविषयीचे कर बसवावे. युधिष्ठिरा,

राजानें प्रजेकडून लहानमोठे कर न्यायानें जीविका करितो, त्याला अतिशय मोठी घ्यावे. पण डृश्य योगानें प्रजेचा नाश होणार फलप्राप्ति होते.

नाहीं अशाच पकारें त्यानें कराची योजना संकटप्रसंगीं उपयोगीं पडावे म्हणून राजानें करावी. प्राप्तीचा आणि प्रयत्नाचा विचार राष्ट्रामध्ये द्रव्य व्याजानें देऊन त्याची अभिकरून सर्व प्रकारच्या करांची योजना करावी. वृद्धि करावी. तसेच, राष्ट्र हा एक खजिनाच कारण, प्राप्ति आणि प्रयत्न हांपासून कांहीच असावा व त्याच्या मंदिरामध्येही खजिना उद्देश सिद्ध होत नसल्यास त्याजकडे कोणाचीही असावा. त्यानें आपल्या राजधानीतील व देशां-प्रवृत्ति होणार नाहीं; व राजानें प्राप्तीहून च्यापारीं द्रव्य कमी असेल अशाही लोकांवर कांहीच उद्देश सिद्ध होणार नाहीं. कोणतेही कार्य करणारा पुरुष आणि राजा हा उभय-तांनाही त्या कार्याच्या योगानें होणाऱ्या लोभाची प्राप्ति होईल, अशाच रीतीनिं विचार करून राजानें सर्दव कर बसवावे. उगीच मध्यमस्थितीतील लोकांकडून अनायासे द्रव्यालोभानें आपला अथवा परक्याचा मूलोच्छेद करून दिभोग्य वस्तु संपादन कराव्या. असे केले नये. लोभाचीं सर्व द्वारे निरुद्ध करून राजानें सर्वावर सप्रेम दृष्टि ठेवावी. राजा फार खादाढ कोप करीत नाहीत. चोरांचा निग्रह करण्या-प्रजेचे द्रव्य कररूपानें अतिशय घेणारा साठीं तट वैरे बांधिले पाहिजेत, अशी प्रथम आहे असे प्रसिद्ध झाल्यास प्रजा त्याचा सूचना देऊन, नंतर आपल्या राष्ट्रामध्ये द्रव्य करून लागतात; आणि त्या द्रेष करून टिकितिकाणीं फिरून आपल्या देशावर ओलागल्या ह्यांजे कल्याण कोढून होणार? द्वावारे संकट लोकांच्या दृष्टोन्पतीस आज्ञाच्यावर प्रजेचे प्रेम नाहीं, अशा राजाला णून घावे. ‘हे संकट उत्पन्न शाळे आहे; कांहींही फलप्राप्ति होत नाहीं. हे भरतकुलो-परचक्रांची मोठी भीति आहे; कळकाला त्यन्हा युधिष्ठिरा, राजानें विचारशक्ति क्षीण न आलेली कठे जशीं त्याच्या नाशाला होऊं देता, प्रजा हा एक वत्स आहे असे सम-कारणभूत होतात, तशी आहांला होणारी जून कराच्या रूपानें राष्ट्राची धार काढावी. वत्साचे पोषण केले तरच तो सामर्थ्यसंपन्न होत आहे; माझे शत्रु अनेक चोरांचे साहाय्य होऊन क्रेश सहन करू शकतो; पण जर वेऊन मजवार उठलेले असून ते जणू स्वतःच्या अतिशय धार काढली, अर्थात् वत्सासाठी दुर्धनाशासाठी आमच्या नाशालाच कारणभूत अवशिष्ट ठेविले नाहीं, तर तो वत्स कायर्ही इच्छीत आहेत; अशा प्रकारची भयंकर विषाणि करू शकत नाहीं; त्याचप्रमाणे, राष्ट्रापासूनही आली असून अतिशय भीति उत्पन्न झाली कररूपी दुर्घ अतिशय काढिले तर तें महत्कार्य आहे. त्यांतून तुमचें संरक्षण करण्यासाठी मी करू शकत नाहीं. जो राजा स्वतः राष्ट्राचे तुमच्याकडे द्रव्य मागत आहें. ही भीति संरक्षण करून त्यावर अनुग्रह करितो, व त्याज-नाहींशी झाली म्हणजे मी ते सर्व द्रव्य तुम्हांला पासून उत्पन्न होणाऱ्या कररूपी प्राप्तीवर उप-परत देईन. आतां जर तुम्हीं असे केले नाहीं,

तर शत्रु बलाकारानें हा राष्ट्रांतील द्रव्य घेऊन जातील, व तें परतही देणार नाहीत. स्त्रीपुत्रादिकांसाठी जरी द्रव्यसंग्रह करणे तुम्हांला इष्ट वाट असले, तरी तें व्यर्थ आहे. कारण, शत्रूकडून आपल्या स्त्रीपुत्रादिकांचा सर्वधैर्य नाश होऊन जाईल. तुमच्या प्रभावाने मला पुत्रजन्माच्या वेळेसारखा आनंद होत आहे. मी तुम्हांला पीडा न होईल अशा रीतीने प्रकारचे आचरण ठेवावे तें मला सांगा. सामर्थ्यानुरूप तुम्हांकडून द्रव्य घेईल. आपण वृत्तभापमाणे आपल्काळीं कार्यभार ग्रहण केला पाहिजे: कोणत्याही संकटप्रसंगी द्रव्यावर अति शय प्रीति करीत बसू नये.' असे सौम्य, मधुर आणि औपचारिक शब्द बोलून कालवेच्या राजाने द्रव्य संपादन करून नंतर आपल पराक्रम गाजवावा.

युधिष्ठिर, तटबंदी, पोष्यपोषण, व्यय, युद्धभीति आणि योगक्षेम यांचा विचार करून राजाने वाणिज्य करणाऱ्या लोकांवर कर वस-वावा. अरण्यवासी संकटीपूर्ण राजाने उपेक्षा द्रव्य कराच्या रूपाने ग्रहण करावे. अथवा, केल्यास ते नाश पावतील; ह्यास्तव त्यांजविषयी ज्याप्रमाणे धार काढणारा मनुष्य वत्सपोषणाची विशेषकरून सौम्यपणाचे आचरण ठेवावे. हे अपेक्षा ठेवनच धार काढतो,—तसें न करितां कुंतीपुत्रा, राजाने वैश्यांचे वारंवार सांत्वन स्तन अगदी पिलून काढीत नाहीं, त्याप्रमाणेच करावे; रक्षण करावे; त्यांना द्रव्य अर्पण करावे; त्यांच्या वास्तव्याची व्यवस्था करावी; जीने कर घ्यावा. जळूप्रमाणे राजाने सौम्य व त्यांना आपल्या संपत्तीचे भागीदार समजून उपायानेच राष्ट्रांतील द्रव्य कराच्या रूपाने त्यांचे प्रिय करावे. हे भारता, वैश्य लोकांना देऊन राजाने संदेव करादि-रूपाने प्राप झाले-ल्या आपल्या द्रव्याचा उपयोग करावा. वैश्य लोक राष्ट्राचा अभ्युदय करितात, व्यापाराची राष्ट्राकडून कर घ्यावा पण त्यास पीडा देऊ वृद्धि करितात व कृषिही करितात. ह्यास्तव, नये. ज्याप्रमाणे अणकुर्चीदार तोंड असलेला दयाशील आणि सुज राजाने प्रमाद न होऊ देतां व सौम्य कर बसवून वैश्यांवर प्रयत्नपूर्वक पेम करावे. सर्वत्र क्षेम करणे हा गुण वैश्यांच्याच मांस मक्षण करितो, त्याप्रमाणे राजाने राष्ट्रास टिकाणी दृष्टिगोचर होतो. म्हणूनच, हे युधे-त्रास न होईल अशा रीतीने त्याजकडून करिता, त्यांच्यासारखे त्रेष असे दुसरे कांहीही नाहीं. ग्रहण करावे. प्रथम प्रजेला थोडथोडा कर

अध्याय अङ्गुष्ठायर्शीवा.

—०—

कोशसंचयाचा प्रकार.

युधिष्ठिर विचारतोः—हे महामते, हे पिता-महा, जेव्हां समर्थ अशा राजाला द्रव्यसंग्र-हारी इच्छा होईल, त्या वेळी त्याने कोणत्या प्रकारचे आचरण ठेवावे तें मला सांगा.

भीष्म सांगतातः—प्रजेचे हित करण्याविषयीं तप्यर असणाऱ्या व धर्माची अपेक्षा करणाऱ्या राजाने देश, काल, वृद्धि आणि सामर्थ्य यांच्या अनुरोधाने प्रजापालन करावे. त्या प्रजांचे आणि आपले ज्या योगाने कल्याण होईल असे राजाला वाट असेल, त्या रीतीने त्याने आपल्या राज्यांत सर्व प्रकारचीं कार्ये चालवावी. ज्याप्रमाणे भ्रमर वृक्षांच्या पुष्पांतून मध्य आकर्षण करून घेतात, त्याप्रमाणे राजाने राष्ट्रास पीडा न होईल अशा रीतीने त्यांतील वैश्यांचे विशेषकरून सौम्यपणाचे आचरण ठेवावे. हे अपेक्षा ठेवनच धार काढतो,—तसें न करितां कुंतीपुत्रा, राजाने वैश्यांचे वारंवार सांत्वन स्तन अगदी पिलून काढीत नाहीं, त्याप्रमाणेच करावे; रक्षण करावे; त्यांना द्रव्य अर्पण करावी; जीने कर घ्यावा. जळूप्रमाणे राजाने सौम्य व त्यांना आपल्या संपत्तीचे भागीदार समजून उपायानेच राष्ट्रांतील द्रव्य कराच्या रूपाने त्यांचे प्रिय करावे. हे भारता, वैश्य लोकांना देऊन राजाने संदेव करादि-रूपाने प्राप झाले-ल्या आपल्या द्रव्याचा उपयोग करावा. वैश्य लोक राष्ट्राचा अभ्युदय करितात, व्यापाराची राष्ट्राकडून कर घ्यावा पण त्यास पीडा देऊ वृद्धि करितात व कृषिही करितात. ह्यास्तव, नये. ज्याप्रमाणे अणकुर्चीदार तोंड असलेला दयाशील आणि सुज राजाने प्रमाद न होऊ उंदीर निजलेला मनुष्य संदेव पाय झाडीत देतां व सौम्य कर बसवून वैश्यांवर प्रयत्नपूर्वक असला तरी सौम्य उपायाने त्याच्या पायांचे पेम करावे. सर्वत्र क्षेम करणे हा गुण वैश्यांच्याच मांस मक्षण करितो, त्याप्रमाणे राजाने राष्ट्रास टिकाणी दृष्टिगोचर होतो. म्हणूनच, हे युधे-त्रास न होईल अशा रीतीने त्याजकडून करिता, त्यांच्यासारखे त्रेष असे दुसरे कांहीही नाहीं. ग्रहण करावे. प्रथम प्रजेला थोडथोडा कर

यावयास लालून नंतर तो बाढ़वावा व पुढें वांचून कोणीं कोणाकडे कांहीही मागुं नये, त्याहून अधिक आणि तदनंतर त्याच्याहूनही अशी पूर्वी मनूने प्राण्यांमध्ये व्यवस्था केली अधिक अशा रीतीने क्रमाक्रमाने त्याची वृद्धि होती. म्हणून तशाच रीतीने वागून सर्वांनी करावी. ज्यास वजवावयाचे असेल त्या जनाना आपली उपजीविका चालविली पाहिजे. जर वरावर प्रथम थोडेसे ओऱ्ये घालून नंतर तें कोणीही मनुष्ये कर्मच करीतनाशीं झालीं क्रमाक्रमाने वाढवावें लागते, आणि मग सौम्य अर्थात् याचनेवरच उपजीविका करूं लागलीं, उपायानें प्रयत्न करून त्याला दोरीने जखडून तर हे सर्व लोक निःसंशय नामशेष होऊन याकावें लागते. पुढें एकदा तें पाशबद्ध झाले जातील. अशा प्रकारच्या लोकांचे नियमन सूणजे वजविण्यास कठीण जात नाहीं. सारांश, करण्याचे सामर्थ्य असतांही जो राजा त्यांचे ज्याप्रमाणे प्रयत्नपूर्वक योग्य उपायांचे अवलं- नियमन करीत नाहीं, त्याला त्यांजकडून बन करूनच त्याचा उपयोग करून घ्यावा होणाऱ्या पातकाचा चतुर्थांश भोगावा लागतो, लागतो, तराची राष्ट्राची स्थिति आहे. प्रत्येक असे वेदवचन आहे. ज्याप्रमाणे राजा हा मनुष्याविषयीं सर्व प्रकारच्या उपायांची योजना प्रजेच्या पुण्याचा भोक्ता आहे, त्याप्रमाणेच करितां येणे दुःसाध्य आहे. क्षणून त्यांतील तिजकडून होणाऱ्या त्या पातकाचाही भोक्ता मुख्य मुख्य लोकांना संतुष्ट ठेवून इतर जनां- आहे. म्हणूनच, हे प्रजाधिपते, राष्ट्रामध्ये जे कडून सेवा करून घ्यावी. पुढे, परस्परांवर दुष्ट लोक असतील, त्यांचा राजाने सदैव नियह कार्यभार पडावा अशी इच्छा करणाऱ्या त्या केला पाहिजे. जो राजा अशा लोकांचे नियमन लोकांमध्ये फायाकूट करून त्यांचे सांत्वन करीत नाहीं, तो पाप करणारा होय. मद्यादि- करीत करीत सुख होईल अशा रीतीने अना- कांच्या स्थानांचा सर्वर्थव निरोध करावा: यासे त्यांजकडून सेवा घ्यावी. अयोग्य प्रकारे त्यांच्या डिक्कीं आसक्ति असेणे हें ऐश्वर्याचा आणि अकाळी त्यांजवर कर बसवू नये; तर नाश करणारे आहे. कामकलेमध्ये अत्यंत गढून योग्य वेळीं, योग्य प्रकारे, क्रमाक्रमाने व सामोप- गेलेला पुरुष कोणाऱ्या दुकर्माचा त्याग कर- चारानेच ते कर बसवावे. हे उपाय मीं तुला णार आहे? अर्थात् कोणत्याही नाहीं. तो सांगितले आहेत. मायेचे अवलंबन करण्या- प्रेमाच्या तावडींत सापडून मय, मांस, परद्रव्य, विषयीं सांगणे हें मला इष्ट वाढत नाहीं. योग्य परसिया व द्रव्ये हांचे हरण करील व शाळ्याही उपायांचे अवलंबन केल्यावांचून असावांचे दमन तसेच आहे असेही दासवू शकेल. परिवार करूं गेल्यास तें न होतां उलट अश्य कुद्धि मुळींच नसून जे लोक संकटांत सांपडल्यामुळे होतात, त्याप्रमाणेच अयोग्य उपायाने प्रजे- याचना करितात, त्यानाकेवल धर्मबुद्धींने कृपा- कडून कर घेऊं गेल्यास प्रजा क्षुध्य होते. पूर्वक दान करावें; त्यांची भीति बाळगून करूं

राजा, मध्यान करण्याचीं गृहें, वेश्या, नये. तुझ्या राष्ट्रामध्ये याचना करणारे आणि द्रूत, युत करणारे, विड (बाहेरस्थ्याती) व चोर हांचे अस्तित्व मुळींच न राहो. हा अशाच प्रकारचे जे दुसरे कोणी राष्ट्राला पीडा याचना करणाऱ्या लोकांना दान करणारे दणोर असतील, त्या सर्वांने राजाने नियमन लोक हे केवळ दातेच होत; ते प्राण्यांचे हित- करावे. कारण, हे राष्ट्रांत राहिले तर कल्याण- चितक नव्हत. जे लोक प्राण्यांवर उपकार संपन्न अशा प्रजेस पीडा देनात. आपलावस्थे- करितात व प्रजेचा उत्कर्ष करितात, तेच तुझ्या

राष्ट्रामध्ये राहोत. प्राण्यांचे हितचितन न कर-
णाऱ्या लोकांचे अस्तित्व तुळ्या राज्यांत नसावे.

हे महाराजा, जे कोणी अधिकारी प्रजे-

कडून योग्य असलेल्या द्रव्यापेक्षां अधिक द्रव्य
ग्रहण करतील, त्यांना त्वां शिक्षा केली पाहिजे. फले
ते योग्य रीतीनं प्रेजेकडून कर घेतील अशी
व्यवस्था दुसऱ्या अधिकार्यांनी करविली पाहिजे.
कृषि, गोरक्षण, व्यापार आणि अशाच प्रकारचे
जें दुसरे कर्म असेल, तें अनेक लोकांकडून
करवावे. नाहीं तर तीं कर्मे अगदीं नष्ट होऊन
जातील. कृषि, पशुपालन आणि व्यापार करूं
लागलेल्या मनुष्याला जर चोर अधवा अधि-
कारी हांच्या त्रासामुळे संशयित स्थिति प्राप्त
शाळी, तर त्यामुळे राजाची निंदा होते.
राजाने अन्नपान आणि वस्त्रे हांच्या योगाने
संदैव द्रव्यसंपन्न लोकांचा बहुमान करावा;
आणि 'मजवार व प्रजेवर अनुग्रह करा.' असे
त्यांस सांगत भासावे. हे भरतकुलोत्पन्ना, द्रव्य-
संपन्न पुरुष हें एक राज्यांचे मोठे अंग आहे; असे
इतकेच नहे, तर तो सर्व प्राण्यांचे केवळ
वर्षिंडच आहे हांत संशय नाहीं. ज्ञानसंपन्न,
शृर, द्रव्यवान, ऐर्वर्युक्त, धर्मनिष्ठ, तपस्वी,
सत्यवादी आणि बुद्धिमान् असणारा मनुष्य,
रक्षण करूं शकतो. हास्तव, हे पृथ्वीपेते, तूं
सर्व प्राण्यांवर प्रेम ठेव आणि सत्य, सरलता,
शांति व धातुकल्पाचा अभाव हांचे पालन कर.
अशा रीतीने वागल्यास दंडशक्ति, द्रव्यसंग्रह,
मित्र आणि भूमि हांचा तुला लाभ होईल.
सारांश, हे राजा, तूं मित्रबल आणि कोशबल
यांनी युक्त होऊन संदैव सत्य आणि सरलता
हांजवर निषा ठेवून रहा.

अध्याय एकुणनव्वदावा.

राष्ट्रसंरक्षण.

भीम सांगतात:-तुळ्या राज्यामध्ये, ज्यांची
स्थिति कोणीही छिन्न करूं नयेत. कारण, फले
आणि मूळे हांवर ब्राह्मणांचा अधिकार असतो,
आसा धर्म ज्ञानसंपन्न लोकांनी सांगितलेला
आहे. ब्राह्मणांनी उपभोग घेऊन जें अवशिष्ट
राहील, त्याजवरच इतर लोकांनी उपजीविका
करावी. ब्राह्मणांनी पालन केले नाही म्हणून
कोणीही दुसऱ्याने ज्यावर त्यांचा अधिकार
असेल त्या द्रव्यादिकांचे हरण करूं नये.
हे प्रजाधिपते, ब्राह्मण जर आपल्या उपजी-
विकेसाठी देशत्याग करूं लागला, तर राजाने
त्याच्या व त्याच्या स्त्रीच्या उपजीविकेची
व्यवस्था केली पाहिजे. इतकेही करून जर
त्यांने आपला विचार बदलला नाहीं, तर ब्राह्मण-
समुदायांत, "आपण ज्या अर्थी वृत्तीमध्ये मर्या-
दितपणा ठेवीत नाहीं, त्या अर्थी आतां हे लोक
कोणत्या गोष्टीमध्ये मर्यादितपणे रहाणार
आहेत? अर्थात् कोणत्याही गोष्टीत मर्यादित-
पणे रहाणार नाहींत!" असे त्यास हाणावे.
द्याणजे निःसंशय तो देशत्यागापासून निवृत्त
होईल. पण एखादे वेळी जर तो "आतां मी
देशत्याग करण्याच्या वेळी तूं माझ्या उप-
जीविकेची व्यवस्था करीत आहेस काय?"
असे हाणाला, तर, हे कुंतीपुत्रा, पूर्वीची स्थिति
आपणाला माहीत नाहीं असे दासविणे हाच
त्याजवर कायमचा उपाय आहे. "हे ब्रह्मन,
लोक असे हाणत होते, पण मी त्यावर विश्वास
ठेविला नाहीं." असे सांगून, जर त्याला भोग्य
वस्तूंची इच्छा असेल तर त्या देऊन आणि
जर त्याची उपजीविका चालत नसेल तर ती
चालवून त्याला आग्रहपूर्वक ठेवून घ्यावे.

राजा, कृष्णि, गोरक्षण आणि वाणिज्य हें प्रशंसा करितात किंवा नाहीं हाची माहिती लोकांचे इहलोकांतील उपजीविकेचे साधन मिळेल अशा उद्देशाने, आपल्याला ज्यांचे मत असून, वेदत्रयप्रतिपादित कर्म हीं पारलौकिक अनुकूल असेल अशा गुप्त हेरांचा सर्व पृथ्वी-जीवनार्ची साधने होत. वेदत्रयाच्या योगाने भर प्रसार करावा. राष्ट्रामध्ये माझे आचरण मनुष्याचा अभ्युदय होतो. वेदत्रयाचा जर लोकांना आवडते का, व राज्यामध्ये माझी अपकर्ष होऊ लागला, तर त्याचा विरोध कर- कीर्ति झाली आहे काय, हाचाही राजाने विचार झोर लोक हे चौरतुल्य असल्यामुळे त्यांचा करावा. धर्मवेत्ते, धैर्यसंपन्न व संग्रामांतून पलावध झाला पाहिजे, हणून ब्रह्मदेवानें क्षत्रिय यन न करणारे अशापैकीं जे लोक राष्ट्रामध्ये निर्माण केले. हे प्रजापालका कौरवनंदना युधि-उपजीविका करीत राहिले असतील, अथवा जे शिरा, तूं शत्रूंचा पराजय कर; प्रजेचे संरक्षण राजलघ्द द्रव्यावर निर्वाह करीत असतील, ते, कर; अनेक प्रकारचे यज्ञ कर आणि शौर्यांचे सर्व अमात्य, आणि उदासीन लोक हापैकीं अवलंबन करून रणांगणामध्ये युद्ध कर. जो जे कोणी तुझी सुति अथवा निंदा करीत राजा संरक्षण करण्यास योग्य अशा पुरुषांचे असतील, त्या सर्वांचाही तूं उत्कृष्ट प्रकारे पालन करितो, तोच सर्व भूपांमध्ये अन्यंत श्रेष्ठ सत्कारच कर. कारण, बा युधिष्ठिरा, कोणतीही होय. जे राजे अशा लोकांचे संरक्षण करीत गेष सर्वांना सारख्याच रीतीने अत्यंत आवनाहीत, त्यांना कांहीं देखील उपयोग नाहीं. उंणे शक्य नाहीं. हे भारता, मित्र, शत्रु आणि युधिष्ठिरा, राजाने सर्व लोकांच्या हितासाठी मध्यस्थ हे सर्वही प्राण्यांना आहेतच.

सदैव युद्ध केले पाहिजे; व त्याजसाठीं स्वतः युधिष्ठिर विचारातोः—ज्यांचे बाहुबल व मनुष्य असतांही त्याने इतरांकडून सेवा घेतली गुण हीं सारखींच आहेत, त्यापैकी एसादाच पाहिजे. स्वकीय लोकांपासून परकर्थिंचे व मनुष्य अधिक श्रेष्ठ कसा होतो? व तो मनु-परकार्यापासून स्वीयांचे, परकार्यापासून पर- त्यांचा कसा उपयोग करून घेतो?

कीयांचे व स्वकीयांपासून स्वकीयांचे संरक्षण भीष्म सांगतातः—ज्याप्रमाणे जंगम प्राणी केले पाहिजे. सारांश, हे युधिष्ठिरा, तूं सदैव स्थावरांचा उपभोग घेतात, अथवा क्रुद्ध झालेले सर्वांचे पालन कर. तसेच, हे राजा, तूं स्वतःचे दंष्ट्रायुक्त विषारी सर्प दंष्ट्राशून्य अशा भुज-संरक्षण करूनच पृथ्वींचं पालन कर. कारण, गांला भक्षण करितात, त्याप्रमाणेच बलवान् हें जें कांहीं सर्व राष्ट्रादिक आहे, त्या सर्वांस लोक दुर्बल मनुष्यांवर आपली उपजीविका मुख्य आधार आत्मा हाच आहे. युधिष्ठिरा, चालवितात. युधिष्ठिरा, अशा प्रकारचे लोक आपले छिड कोणतें आहे, आपण कोणत्या राजांचे शत्रु असल्यामुळे त्यांजविषयीं सर्वदा व्यसनामध्ये आसक्त आहों, कोणांचे निर्मूलन सावध असले पाहिजे. कारण, दुर्लक्ष आहे करावयांचे अवशिष्ट राहिले आहे, व कोणते असे दिसून येतांच, गृध्राप्रमाणे असलेले हे लोक कर्म केले असतां आपण दोषी होऊ, हाचा एकदम झडप घालतात. युधिष्ठिरा, तुझ्या राजाने सदैव विचार केला पाहिजे. तसेच, राज्यामध्ये व्यापारी लोक करपाडित व म्हणूनच गतदिवरीं आपल्या हातून घडलेल्या कार्याची उद्विग्न झालेले नाहीत ना! स्वल्प-अधिक लोक प्रशंसा करीत कीं नाहीं हेही मल्याच्या योगाने वस्तु विकत घेणाऱ्या त्या पाहिले पाहिजे. लोक माझ्या आचरणाची लोकांना विश्रांतीसाठीं अरण्यांतही विश्रांति

धेतां येते ना ? जे राजाचा करभार धारण करून इतरांचेही पोषण करितात, ते कृषि तर देवतांची निंदा होऊं लागते; धर्माचे करणारे लोक अत्यंत पीडा होऊन राष्ट्रत्याग अस्तित्व नाही असें लोक बोलूं लागतात; करीत नाहीत ना ! युधिष्ठिरा, इहलोकीं केले- धर्मनुरोधी वर्तनाचा उच्छेद होतो; अर्थर्माची त्या दानाच्याच योगाने देव, पितृगण, मनुष्य, अत्यंत प्रवृत्ति होते; व रात्रिदिवस भीती असते. नाग, राक्षस आणि पशुपक्षी हा सर्वांचा निर्वाह स्वधर्माचे मनोरथ सिद्ध होतो. हे भारता, हाप्रमाणे मीं तुला ही राष्ट्राची उपजीविका व राजांचे संरक्षण हांविष्याची लोक त्या मंगलकारक अशा स्वधर्माच्याच माहिती सांगितली आहे. तथापि, हे पांडुपुत्रा, अनुरोधाने वागतात. वा मांधार्या, जर दुष्ट पुनश्च हात गोटीविषयी मीं तुला आणखी मनुष्यांचे निवारण केलें नाहीं, तर 'अमुक वस्तु माझी आहे' असें सञ्जन न्यायाच्या अनुरोधाने जें म्हणत असतात त्याची व्यवस्थाच रहाणार नाही. ज्या वेळीं दुष्ट लोक बलिष्ठ होतील त्या वेळीं पत्नी, पशु, कृषि आणि गृह हीं मनुष्यांच्या दृष्टीस पडणार नाहीत; व देवांना पूजा आणि पितरांना स्वधाकार हांची भीष्म सांगतातः—युधिष्ठिरा, उत्कृष्ट प्रका- माहितीही रहाणार नाहीं. दुष्ट मनुष्यांचे निवा- रचा ब्रह्मवेता अंगिरस्कुलोत्पन्न उत्थय हासाने रेण न केल्यास अतिर्थींचे पूजन होत नाहीं; युवनाश्वपत्र मांधारा हास प्रीतिपूर्वक जे क्षत्र- ब्रह्मण लोक व्रतस्थ होऊन वेदाध्ययन करीत धर्म सांगितले होते ते, व त्या ब्रह्मज्ञश्रेष्ठ उत- नाहीत व यज्ञही करीत नाहीत; आणि, हे ध्याने त्याला जें कांहीं शिक्षण दिले होते ते महाराजा, वृद्ध ज्ञालेल्या प्राण्यप्रमाणे सर्वांही सर्व मीं तुला पूर्णपणे सांगतो.

अध्याय नववदावा.

—::—

उत्थयगीता.

(धर्मांचे महत्त्व.)

भीष्म सांगतातः—युधिष्ठिरा, उत्कृष्ट प्रका- माहितीही रहाणार नाहीं. दुष्ट मनुष्यांचे निवा- रचा ब्रह्मवेता अंगिरस्कुलोत्पन्न उत्थय हासाने रेण न केल्यास अतिर्थींचे पूजन होत नाहीं; युवनाश्वपत्र मांधारा हास प्रीतिपूर्वक जे क्षत्र- ब्रह्मण लोक व्रतस्थ होऊन वेदाध्ययन करीत धर्म सांगितले होते ते, व त्या ब्रह्मज्ञश्रेष्ठ उत- नाहीत व यज्ञही करीत नाहीत; आणि, हे ध्याने त्याला जें कांहीं शिक्षण दिले होते ते महाराजा, वृद्ध ज्ञालेल्या प्राण्यप्रमाणे सर्वांही सर्व मीं तुला पूर्णपणे सांगतो.

मनुष्यांचे अतःकरण विहळ होऊन जाते.

उत्थय हाणाला:—राजाची उत्पत्ति धर्म. इहलोक आणि परलोक हांचा विचार करून साठीच आहे; आपल्या इच्छा तृप्त करून स्वतः कर्षीनीं 'हा मूर्तिमंत धर्मच होईल' घेण्यासाठीं नाही. हे मांधार्या, जो लोकांचे अशा इच्छेने राजा म्हणून एक अत्यंत श्रेष्ठ संरक्षण करीतो तोच राजा होय हे तुं लक्ष्यांत प्राणी निर्माण केला. म्हणूनच, ज्याच्या ठिकाणी देव. राजाने जर धर्मांचे आचरण केले, तर धर्म विराजमान असेल त्याला. राजा असे त्याला देवत्वाची प्राप्ति होते; आणि जर तो म्हणतात; व ज्याच्या योगाने धर्माचा लय अधर्मांचे आचरण करू लागला, तर अधोगती-होऊन जातो तो वृषल (शुद्ध) होय असे सत्र जातो. धर्म हा सर्व प्राण्यांचा आधार देव समजत असतात. वृष हा शब्दाचा अर्थ असून राजा हा धर्माला आधारभूत आहे. भगवान् धर्म असा आहे; व म्हणूनच जो म्हणूनच, जो उत्कृष्ट प्रकारे त्या धर्मांचे पालन त्यांचे अलमू म्हणजे छेदन करीतो त्याला करील तोच खरा पृथ्वीपति होय. राजा हा देव वृषल असे समजतात. हास्तव, धर्माचा उत्कृष्ट प्रकारांचे धर्मांचे स्वरूपच होय व धर्म उच्छेद न करितां त्याची अभिवृद्धिच करीत हा लक्ष्यांचे वसतिस्थान होय असे सांगितले असावे. धर्माची अभिवृद्धि होऊं लागली तरच

सदैव सर्व प्राण्यांचा उत्कर्ष होतो; व त्याचा केलेला आहे. हास्तव तूं त्याजविषयीं सावध हास होऊळ लागला म्हणजे त्यांचीही हानि रहा. हा अहंकाराचा ज्याने जय केला असेल एवं. हास्तव धर्मलोप करूं नये. आपल्या अनु- तो राजा, व ज्याचा त्याने पराजय केला असेल रोधाने वागणान्याविषयीं कृपाळू होऊन द्रव्य तो दास होतो. हास्तव, हे मांधात्या, तुला अर्पण करितो म्हणून धर्माला धर्म असें म्हण- जर आपले अस्तित्व चिरकाल असावें अशी तात; अथवा तो दुष्कर्मापासून आवरून धरितो इच्छा असेल, तर अहंकाराशी संबद्ध अस- म्हणून त्याला धर्म असें म्हणतात. हे प्रजाधिपते, लेल्या तुश्या हातून अधर्माचे सेवन घडणार धर्म हा दुष्कर्माची मर्यादा ठरविणारा आहे. परमे- नाहीं अशा प्रकारचे तूं वर्तन ठेव. मत शालेले, खराने प्राण्यांच्या अभ्युदयासाठी धर्म निर्माण प्रमादशील, अज्ञ आणि उन्मादवस्त हांचे केला आहे. हास्तव, प्रजेवर अनुग्रह करण्याच्या केला आहे. हास्तव, प्रजेवर अनुग्रह करण्याच्या इच्छेने धर्मप्रसार करावा. सारांश, हे नृपत्रेषा, हांपासून तूं सदैव परावृत्त होऊन रहा. तसेच, धर्म हा अत्यंत श्रेष्ठ होय असे सांगितले आहे. ज्याचा निश्चय केला असेल असा अमात्य व हे पुरुषत्रेषा, उत्कृष्ट प्रकारचे कर्म करून जो दुर्गम स्थळे, हत्ती, अश्व आणि भुजंगम हांज- तूं काम आणि क्रोध हांना महत्त्व न देतां वर सदैव लक्ष्य ठेवले पाहिजे; आणि रात्रीं केवळ धर्माचे पालन कर. कारण, हे भरत- तर हांचे सेवनही करण्याचा त्याग केला कुलत्रेषा, धर्म हाच राजांना अत्यंत श्रेयस्कर पाहिजे. दानाचा अभाव, अभिमान, दंभ आणि आहे. हे मांधात्या, ब्राह्मण हें धर्माचे उत्पत्ति- क्रूरता हांचा त्याग करावा. हे राजा, ज्यांची स्थान आहे. हास्तव, त्यांचा सदैव बहुमान करावा, व निर्मत्सरपणे त्यांचे मनोरथ पूर्ण करावे. त्यांचे मनोरथ पूर्ण न केल्यास राजाला रिणी, परस्त्रिया आणि अविवाहित स्त्रिया करावे. त्यांचे मनोरथ पूर्ण न केल्यास राजाला संकराच्या योगाने कुलामध्ये पापरूपी राक्ष- शाली अशा त्या बलीच्या ठिकाणीं असणारी लक्ष्मी त्याजपासून निघून जाऊन इंद्राकडे गेली. तेव्हां ते पाहून बर्लीला पश्चाताप झाला. हे प्रभो, हे मत्सराचे अथवा अभिमानाचे फल होय. हास्तव, हे मांधात्या, प्रतापशाली लक्ष्मीने अपला त्याग करूं नये हा हेतूने तूं हें सर्व होऊळ लागते; शीतकाल नसतां शीताची उत्पत्ति लक्ष्मीनं तेव. दर्प हा लक्ष्मीचा पुत्र आहे. तो होते व शीतकाल असेल त्या वेळीं शीतलता तिला अधर्मापासून झाला असें आमच्या एक- मुळीच असत नाहीं; आणि अवृष्टि व अतिष्यांत आहे. हे पृथ्वीपते राजा, त्या दपांने वृष्टि होऊन प्रजेमध्ये रोगाचा प्रवेश होतो. अनेक देवदैव आणि राजर्षी हांचा विनाश अशी स्थिति प्राप्त झाली असतां भयंकर ग्रह

नक्षत्रांच्या ठिकाणीं येतात आणि राजाचा नाश करणारे अनेक उत्पात दृष्टिगोचर होऊऱ्या लागतात. जो राजा स्वतःचें व प्रजेचेंही संरक्षण करीत नाहीं, त्याच्या प्रजेचा प्रथम संहार होतो व नंतर तोही नाश पावतो. राष्ट्रामध्यें एकट्या मनुष्यांचे द्रव्य दोघांनी घेणे, दोघांचे दुसऱ्या अनेक लोकांनी घेणे व अविवाहित संगितलेले आहे. जेहां राजा धर्माचा त्याग करून प्रमादशील होऊन रहातो, तेहां अमुक पदार्थ आपला ओहे असे हणण्यास मनुष्यास कांहींच उरत नाही.

काढून टाकण्याचे ज्ञान ज्या क्षत्रियाला असेल, तोच प्रजेचा अधिपति व पिता होय. हे भरतकुलश्रेष्ठा, कृत, त्रेता, द्वापर आणि कलीहीं सर्व युर्गे राजाच्या आचरणावर अवलंबून आहेत; हास्तव, राजालाच युग असें म्हणतात. राजाकडून प्रमाद घडू लागला म्हणजे चातुर्वर्ण्य, वेद आणि चार आश्रम हीं सर्व अज्ञानाच्या तावडींत सांपडतात. राजाकडून प्रमाद घडल्यास गार्हपत्यादि तीन अग्नि, तीन वेद, विद्या आणि दक्षिणायुक्त यज्ञ हे सर्व प्रमादयुक्त होतात. राजा हात्व सर्व प्राण्यांचा सृष्टिकर्ता व विनाशकर्ता आहे. कारण, त्याचे अंतःकरण धर्मावर असल्यास तो सुषिकर्ता व तें अधर्मावर असल्यास विनाश करणारा होतो. राजा जर प्रमादशील बनला, तर त्याच्या भार्या, पुत्र, बांधव आणि मित्र हे सर्व शोकाकुल होऊन जातात. राजा अर्थमय बनून गेला म्हणजे गज, अश्व, घेनु, उष्टू, अश्वतर (खेचर),

अध्याय एक्याण्णवावा.

—::—

उत्थयगीता.

(भूपतीचीं कर्तव्यं.)

उत्थय लक्षणाला:- योग्य वेळी त्रुष्टि करणारा येद्या आणि धर्माचरण करणारा राजा असा होय मांधान्या, दुर्बल प्राण्यांकस्तिंच ईश्वरानें योग जुळून आला म्हणजे त्या योगाने प्रजेचें बलाची उत्पाते केली आहे. दुर्बल प्राणी हे सुखानें पोषण होते. जो रजक वस्त्रांचा मल फार मेठे होते. कारण, राजांचे सुख, दुःख कसा वालवावा व रंगविलेल्या वस्त्रांचा रंग इत्यादि सर्व कांहीं त्यांजवरच अवलंबून आहे. न घालवितां मल तेवढा कसा नष्ट करावा हे राजानें त्यांचे पालन केल्यास पुण्य लागून जाणत नाही, तो असून नसल्यासारखाच होय. सुखप्राप्ति होते व पालन न केल्यास पाप लागून ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या वर्णांपैकी दुःखप्राप्ति होते. हे पृथ्वीपते, राजा अधर्माने कोणीही मनुष्य अथवा शूद्र स्वतःचे कर्म सोडून वागू लागला म्हणजे, जे दुर्बल प्राणी त्याचे देऊन अनेक कर्माच्या ठिकाणीं आसक्त होऊन सेवन करीत असतात व जे इतर कोणी त्याच्या राहिला, तर तोही त्या रजकाप्रमाणेच असून अनुरोधानें वागत असतात, त्या सर्वांनीही नसल्यासारखा होय. सेवाकर्म शूद्राच्या ठिकाणीं, शोचनीय स्थिति प्राप्त होते. दुर्बल प्राणी, मुनि कृषि वैश्याच्या ठिकाणीं, दंडनीति राजाच्या आणि विषारी सर्प हांची दृष्टि अत्यंत दुःख ठिकाणीं व ब्रह्मचर्य, तप, मंत्र आणि सत्य हीं होय, अरी माझी समजूत आहे. हास्तव, तू ब्राह्मणाच्या ठिकाणीं वास्तव्य करितात. त्या दुर्लालाच्या तावडींत केव्होही सांपडू नको. वा वर्णांपैकीं, रजकाला जशी वस्त्रशुद्धि करण्याची मांधान्या, दुर्बलाच्या दृष्टिपातांने बांधवांसह माहिती असेते तसें प्रजेच्या आचरणांतील दोष तू दग्ध होऊन नयेस; हास्तव, दुर्बल प्राण्यांचा तू

केवर्हांही अपमान होऊंदेऊं नको. कारण, दुर्बलांनीं नीतियुक्त अनेक अधिकारी अन्यायानें (शापादिकांच्या योगाने) दग्ध केलेल्या वंशामध्ये वागले तर राजाला मोठें पातक लागते. अर्थ-कोणत्याही प्रकारे अंकुर फुटत नाहीं. कारण, लोभामुळे क्षण अथवा कांहीं कारणामुळे म्हणा, ते त्या वंशाला मुळापासून दग्ध करून टाक-हीनपणे याचना करणाऱ्या लोकांकडून युक्तीने तात. निर्बलता हीच बलिष्ठतेहून अत्यंत श्रेष्ठ द्रव्याचा अपहार करणे हें राजाचे मोठे कैर्य आहे. कां कीं, ती अत्यंत जोरदार असे बल होय. एखादा मोठा वृक्ष उत्पन्न होतो, तो आहे. कारण, निर्बल मनुष्यानें दग्ध करून वाढतो आणि नंतर अनेक प्राणी त्याचा आश्रय याकलेल्या बलाचा अवशेष मुळीच रहात नाहीं. करून रहातात. पण जेव्हां त्या वृक्षाचे छेदन दुर्बल मनुष्याचा कोणीं अपमान केला, त्याला केले जातें अथवा तो दग्ध केला जाते, तेव्हां मरणप्राय पीडा दिली, अथवा कोणीं शिव्या-त्याचा आश्रय करून रहाणारे प्राणी निराश्रित शाप दिले, तर त्या वेळीं त्याचे संरक्षण कर-होऊन जातात. राजाचे गुणानुवाद गाणारे णारा न मिळाल्यास अर्थात् राजाने त्याचे राष्ट्रांतील लोक उत्कृष्ट प्रकारच्या धर्माचे संरक्षण न केल्यास देवकृत दंडाच्याच योगानें अथवा शुद्धतादायक अशा दुसऱ्या कोणत्याही राजाचा वध होतो. वा मांधार्या, तूं संग्राम-कर्माचे आचरण करितात तेव्हां राजाचा उत्कर्ष निष्ठ बनून दुर्बल मनुष्यांचा करग्रहणादिक-होतो. पण धर्माच्या भ्रमाने त्यांच्याचकडून रुपानें उपभोग घेऊं नको. ज्याप्रमाणे अबी अर्थ घडल्यास तो पुण्याचा नाश करून पाप हा आधारभूत वस्तूला दग्ध करितो, त्याप्रमाणे उत्पन्न करितो.

दुर्बलाची दृष्टि तुला दग्ध न करो. ज्यांच्यावर सोट्याचदेषांचा आरोप केला असेल ते रोदन करू लागले असतां त्यांच्या नेत्रांतून गळणारे अश्रु राजाच्या पुत्रांचा व पशूंचा वध करितात. कारण, त्यांजवर केलेला तो दोषारोप मिथ्या असतो. जर केलेल्या पापकर्माचे फल स्वतःला मिळाले नाहीं, तर तें पुत्राला मिळते, व पुत्रालाही न मिळाल्यास नातवाना मिळते. कारण, भूमिती धान्य पेरले कीं तें लागलीच जसें पिकत नाहीं, तसेच केलेल्या पापकर्माचे फल तत्काल मिळू शकत नाहीं. ज्या राष्ट्रामध्ये दुष्ट लोक उघडपणे सज्जनां-मध्ये प्रविष्ट होत असतात, त्या राष्ट्रांतील राजाकडे कलीचे आगमन होते. पण राजा जेव्हां असभ्य लोकांचे शासन करितो, तेव्हां त्याच्या राजाची अभिवृद्धि होते. जो राजा योग्य प्रकारे संमान करून मंत्र आणि युद्ध हांजवर अमात्यांची योजना करितो, त्याच्या राष्ट्राची अभिवृद्धि होऊन तो चिरकाल संपूर्ण पृथ्वीचा उपभोग घेतो. उत्कृष्ट प्रकारे केलेले काम व योग्य प्रकारे केलेले भाषण हीं पाहून त्याजबदल कर्त्याचा बहुमान करणाऱ्या राजा-होऊं लागला असती त्याला कोणी त्राता मिळत नाहीं, त्या राष्ट्रावर दैवकृत असा मोठा भयंकर दंड येऊन पडतो. राष्ट्रांतील अमात्यांचा अपमान न करणे आणि मदांध प्रजा उद्योगशील अमूनही जर उद्योगाच्या झालेल्या बलिष्ठांचा नाश करणे हा राजाचा अभावामुळे भिक्षुरूपी बनून त्राहणाप्रमाणे वार-धर्म आहे. वारी, देह आणि कर्म यांच्या योगे वार भिक्षा मारू लागली, तर तिच्या योगाने सर्व प्राण्यांचे संरक्षण करणे, व पुत्रालाही राजाचा वध होतो. राजाच्या राष्ट्रामध्ये राज-अपराधाबद्दल क्षमा न करणे हा राजाचा धर्म

होय. जेव्हां राजा दुर्बल मनुष्यांना आपल्या राजाला सर्वथैव इंद्राची उपमा देतात. त्याला वैभवांतील भाग देऊन त्याचा उपभोग घेऊ, जो धर्म असे वाटेल तोच धर्म होय. मांधात्या, तेहां ते बलसंपन्न बनतात; असे करणे हा तूँ क्षमा, ज्ञान, इंद्रियनिग्रह, मनन, प्राण्यांचे राजाचा धर्म होय. राष्ट्रांचे संरक्षण करणे, विचार आणि सत्कर्म व दुष्कर्म हांविषयींचे शिक्षण सर्दैव लक्ष्यपूर्वक संपादन कर. सर्व प्राण्यांना आश्रय देणे, दान करणे, मधुर माषण करणे व सुख होईल अशा रीतीने नागरिकांचे शरणागतांचे पुत्राप्रमाणे पालन करणे व मर्यादेचा भाषण हांच्या योगानें नर पातकांचे आचरण केले, तर त्याविषयीं व राष्ट्रांतील इतर प्रजेचे संरक्षण करणे हें तुम्हे त्याला क्षमा न करणे हा राजाचा धर्म होय. प्रिय मनुष्यानेही किया अथवा भाषण हांच्या योगानें नर तो प्रजेचे संरक्षण करण्याविषयीं समर्थ देवा भंग न करणे हा राजाचा धर्म होय. होत नाही; कारण, वा मांधात्या, राज्य हा काम आणि द्वेष हांना आश्रय न देतां भाविक-एक मोठा भार असून ते अल्यंत दुष्कर पणे विपुलदक्षिणासंपन्न असे यज्ञ करणे हा अश्वेचे शकतो. निर्बुद्ध, धर्यशून्य आणि दंडनी-परिमार्जन करणे हा राजाचा धर्म होय. तीचे ज्ञान नसलेल्या राजाला त्याचे संरक्षण मित्रांचा उत्कर्ष करणे, शत्रूंचा नाश करणे, सज्जनांचा बहुमान करणे, सत्याचा प्रतिपाल करणे, प्रल्यहीं प्रीतिपूर्वक भूमिदान करणे आणि अतिथि व पोषण्यर्वा हांचा बहुमान करणे हा राजाचा धर्म होय असे सांगितलेले आहे. इह-लोक आणि परलोक हांतील निग्रह व अनुग्रह हे उभयतां ज्याच्यावर अवलंबून आहेत, त्या राजाला फलप्राप्ति होते.

हे मांधात्या, राजा हा नियंता असून धर्म-निष्ठ पुरुषांचा तो केवळ परमेश्वर अर्थात् अनुग्रहकर्ता आहे. त्याने इंद्रियांचे नियमन केले तरच त्याचा उत्कर्ष होतो व नियमन न केल्यास त्याचा निःपात होतो. ऋत्विज, पुरोहित आणि आचार्य हांचा अवमान न करितां बहुमान करून त्यांना उत्कृष्ट प्रकारे साहाय्य करणे हा राजाचा धर्म होय. ज्याप्रमाणे यम हा भेद न ठेवतां सर्व प्राण्यांचे सारख्याच रीतीने नियंता वाणून राजानेही न करितो, त्याचप्रमाणे वाणून राजानेही हे नरश्रेष्ठ, राजाने प्रमादशील वनून नये. त्याला आपली

व शत्रूंचीं छिद्रे अवगत असावीं; त्यानें आपलीं असा वसुमना नांवाचा एक राजा होता. त्यानें छिद्रे शत्रूंच्या दृष्टीस पद्मू देऊ नयेत; व शत्रूंचीं तपोनिष्ठ महर्षि वामदेव हांना प्रभ केला की, छिद्रे दृष्टिगोचर होतांच त्यांजवर चालून जावे. 'हे भगवन्, कोणत्या प्रकारचे आचरण करून इदं यम, वरुण आणि सर्व राजर्षि हांचे राहिलों असतां मी स्वर्धमंडळ होणार नाही, आचरण अशाच प्रकारचे आहे; म्हणून तूंही त्याचा मला धर्म आणि अर्थ हांनीं संबद्ध त्याचा प्रतिपाळ कर. सारांश, हे महाराजा, असलेल्या वाक्यांच्या योगानें उपदेश करा.' राजर्षींनी अवलंबन केलेल्या आचरणाचे तूंही हें ऐकून, सुवर्णप्रमाणे शरीरकांति असलेल्या अवलंबन कर; आणि, हे भरतकुलश्रेष्ठा, तूंशीव व नहुषपुत्र यथातितुल्य दिसणाऱ्या त्या तपस्वि-व स्वर्गसाधक अशा मार्गाचा आश्रय कर. हे श्रेष्ठ तेजस्वी वामदेवानें त्या सुखानें बसलेल्या भारता, महातेजस्वी देव, ऋषि, पितर आणि गंधर्व राजाला सांगितले.

हे धर्माचरण करणाऱ्या राजाचे इहलोकीं व वामदेव हणाला:—राजा, तूं धर्माच्याच परलोकींही गुण गत असतात. अनुरोधानें वाग. धर्माहून श्रेष्ठ असे दुसरे कांहीं

भीम्य सांगतात:—हे भरतकुलात्मका युधिष्ठिरा, नाही. धर्माचे अवलंबन करणारे राजे ही सर्व साप्रमाणे त्या उत्थानें सांगितल्यानंतर मांधा-पृथ्वी जिकून वेतात. अर्थामीहून धर्म हा त्यानें निःशंकपणे तसें आचरण ठेविले, व श्रेष्ठ आहे असे समजून जो पृथ्वीपति त्याच्या त्यामुळे त्याला सर्व पृथ्वीच्या एकछळी राज्याची अभिबृद्धीचा विचार करीत असतो, तो धर्माच्या प्राप्ति शाली. हास्तव, हे पृथ्वीपते, तूंही मांधा-योगानें विराजमान होऊन रहातो. जो राजा त्याप्रमाणे उक्कट प्रकारे धर्माचरण करून पृथ्वीचे अर्थावर दृष्टि ठेवून प्रजेशीं बलाकाराचे वर्तन पालन कर, हणजे तुला स्वर्गपदाची प्राप्ति होईल. करितो, त्याजपासून धर्म आणि अर्थ हे दोनही

अध्याय व्याणवावा.

—०—

वामदेवगीता.

(धार्मिक राजाचे वर्तन.)

युधिष्ठिर विचारातो:—हे कुरुकुलश्रेष्ठ प्रमाणे आचरण न करितां स्वच्छदणे वागणांगा वितामह, धर्माकडे प्रवृत्ति असलेल्या व धर्मा-व बडबड करणारा राजा सर्व पृथ्वी मिळाली च्याच अनुरोधानें राहू इच्छिणाऱ्या राजानें तरीही सत्वर नाश पावतो. ज्याप्रमाणे नद्यादि कोणत्या प्रकारचे वर्तन ठेविले पाहिजे, तें मी जलप्रवाहांनीं समुद्र वृद्धिंगत होतो, त्याप्रमाणे आपणांस विचारीत आहें. तरी आपण तें कल्याणकारक कर्म करणारा, निर्मतसर आणि मला सांगावे.

भीम्य सांगतात:—द्याविषयीं, अर्थशास्त्राच्या तत्त्वांचे ज्ञान असलेल्या बुद्धिमान् वाम-काम, अर्थ, बुद्धि आणि मित्र हीं आपणापाशीं दंवानें सांगितलेला एक प्राचीन इतिहास उवा-परिपूर्ण आहेत असे केवळांहीं समजू नये. द्वंवानें सांगितलेला एक प्राचीन इतिहास उवा—र्थावरच अवलंबून आहेत. ह्या तीन पुरुषाधर्मचे घूर्वी धर्यसंपन्न, शुचिभूत आणि ज्ञानी श्रवण करणाऱ्या राजाला दानजन्य आणि

शौर्यजन्य कीर्ति, लक्ष्मी व प्रजा हाँची प्राप्ति राष्ट्र नष्ट होऊन जाते. स्वस्थतेच्या प्रसंगी होते. तसेच, जो त्वरापूर्वक धर्माचरण करणारा प्रजा राजाला इष्ट असणाऱ्या आचरणाचा व धर्म आणि अर्थ हाँविषयीं पूर्णपणे विचार कर- अंगीकार करून त्याजवर उपजीविका करितात; णारा राजा विचारपूर्वक अर्थसंज्ञक पुरुषार्थांचे पण तो संकटात सांपडला असतां त्याच आच- अवलंबन करितो, त्यालाच निश्चल अशा मह- रणाविषयीं स्वजन देखील क्षमा करीत नाहीत. त्वाची प्राप्ति होते. दान न करणारा, अत्यंत शास्त्राकडे लक्ष्य न देणारा साहसी स्वभावाचा प्रेम नसलेला व दंडनीतीच्या अनुरोधांने प्रेजेला राजा ज्या राष्ट्रामध्ये कांहीं भयंकर आचरण न वाणिज्यारा असा साहसी स्वभावाचा राजा करितो, त्याचा सत्वर नाश होतो. जित अधवा लवकरन नाश पावतो. विचारशक्तिशूल्य अशा अजित लोक जे आचरण संदर्भ करीत आले ज्या राजाच्या बुद्धीला पापकर्म करणारा पुरुष असतील, त्याला अनुमति न देणारा क्षत्रिय कोण हें कळून येत नाहीं, त्याची अपकीर्ति होऊन क्षत्रधर्मापासून भ्रष्ट होतो. जो राजा कल्याण- पुनः तो नरकासही जातो. जो राजा लोकांचा कारक आचरण करणाऱ्या शत्रुभूत राजाला संमान करणारा, दाता, त्यांच्या अर्धीन रहाणारा संयामामध्ये धरल्यानंतर द्वेषामुळे त्याचा बहुमान व सौम्य असेल, त्याजवर ओढवणारं संकट करीत नाहीं, तो क्षात्रधर्मेभ्रष्ट होय. सामर्थ्य स्वतःवरन ओढवले आहे असे समजून लोक असेल अशा प्रसंगी राजांने सुखाचा अनुभव त्याचा प्रतीकार करण्याची इच्छा करितात. घ्यावा, व आपत्काळीं आपांचीचे निवारण ज्याला धर्मोपदेश गुरु नाहीं, व जो दुसऱ्या होईल अशा प्रकारचे कर्म करावे, म्हणजे तो कोणाला विचारीतही नाहीं, व द्रव्यापासीं सर्व प्राण्यांना प्रिय होतो; व त्याच्या संप- विषयीं केवळ सुखाच्या अधीन होऊन वागतो, तीचाही नाश होत नाहीं. ज्याचे एकदा अप्रिय त्याला चिरकाल सुख मिळत नाहीं. धर्मसंवर्धने केले असेल त्याचेच पुनः प्रिय करावे. कारण, गुरुलाच महत्त्व देणारा, स्वतः अर्थांचे अव- जो अप्रिय पुरुष प्रिय आचरण करितो तो लोकन करणारा, व लाभप्रसंगी धर्मलाच महत्त्व लवकरच प्रिय होतो. राजांने मिथ्या भाषण देणारा जो राजा, त्याला चिरकाल सुख मिळते, वर्ज्य करावे; आणि लोकांनी श्रावणा

अध्याय त्र्याणवावा.

—::—

वामदेवगति.

(राजाचे वर्तन.)

वामदेव म्हणाला:- ज्या राष्ट्रामध्ये बलवत्तर करून नये व कोणाचाही भत्सर करून नये. अशा असणारा राजा दुर्बल प्रजेमध्ये अधर्माचा प्रचार रीतीनं वागल्यास शत्रुही वश करून घेतां करितो, त्या राष्ट्रामध्ये त्याचे अनुयायीही येतो. आपले प्रिय शाले म्हणून त्यांने अत्यंत तशाच प्रकारचे वर्तन ठेवून आपली उपजी- आनंद पावून नये व अप्रिय शाले म्हणून ताप विका चालवितात, व पापाची प्रवृत्ति करणाऱ्या करून घेऊ नये; आणि द्रव्यासंबंधाने संकट त्या राजाच्याच अनुरोधांने वागतात. असे शाले आले तरीही प्रजेच्या हिताकडे लक्ष्य देऊन म्हणजे सर्वच मनुष्ये उद्घाम बनून सत्वरच ते दुःख करण्याचे सोडून यावे. जो मूरति मुण-

केल्यावांचून त्यांचे प्रिय करावे; कामामुळे, क्षोभामुळे, त्वेरमुळे अथवा द्वेषामुळे धर्मचा त्याग करून नये; कोणीं प्रभ केला असतां त्याला उत्तर देण्याविषयीं लाजून नये; पोरकट भाषण करून नये; कोणत्याही गोष्टीविषयीं त्वरा

करून नये व कोणाचाही भत्सर करून नये. अशा रीतीनं वागल्यास शत्रुही वश करून घेतां येतो. आपले प्रिय शाले म्हणून त्यांने अत्यंत आनंद पावून नये व अप्रिय शाले म्हणून ताप विका चालवितात, व पापाची प्रवृत्ति करणाऱ्या करून घेऊ नये; आणि द्रव्यासंबंधाने संकट त्या राजाच्याच अनुरोधांने वागतात. असे शाले आले तरीही प्रजेच्या हिताकडे लक्ष्य देऊन मूरति मुण-

च्या योगानें प्रजेचे सदैव प्रिय करितो, त्याचीं कमी असेल अशाच शत्रूवर स्वारी करावी,— सर्व कार्ये सिद्धीस जातात व संपत्तिही त्याचा जे अत्यंत बलवान् असतील त्यांजवर करून नये. त्याग करीत नाहीं. अत्यंत समाधानवृत्तीनें अशा रीतीने पराक्रम करून पृथ्वी मिळवि-रहणाऱ्या राजानें आपल्या प्रतिकूल गोर्धीपासून ल्यानंतर न्यायानें प्रजेचे पालन करावे. राजानें निवृत्त होणाऱ्या व अनुकूल आणि प्रिय असे धर्माविषयी तत्पर राहून संग्रामामध्ये मरणही आचरण असलेल्या प्रेमयुक्त मनुष्यास आश्रयास पावावे. कारण, हा जगतामध्ये जे जे ह्याणन ठेवावे. ज्याचा इंद्रियसमुदाय विषयावृत नसून कांहीं आहे त्या सर्वांना शेवटी मरण हें लागले— जो अत्यंत अनुकूलपणे वागणारा, शुचिर्भूत, लेंव आहे. ज्याचा नाश नाहीं असे मुळीं समर्थ आणि प्रेमयुक्त असेल, त्याचीच मोळ्या कांहीच नाहीं. सारांश, धर्मानें राहून राजानें अधिकारावर योजना करावी. तसेचे, पूर्वी सांगि-न्यायानें प्रजापालन करावे.

तलेल्या गुणांनी युक्त असून स्वामिकार्याकडे प्रजापालन, न्यायालय, संग्राम, धर्मसंरक्षण दुर्लक्ष्य न करणारा जो मनुष्य राजावर प्रेम आणि योग्य वेळीं अनायासें कारस्थान करणे, करीत असेल, त्याची द्रव्यसंबंधी कार्याकडे हा पांच गोर्धीच्या योगानें राष्ट्राची अभिवृद्धि योजना करावी, मूर्ख, इंद्रियसुखासक्त, लेभिष्ट, होते. ज्या राजाच्या हा पांच गोर्धी गुप्त अस-दुराचारी, शठ, कपटी, घातुक, दुर्वृद्धि, बहुश्रुत तात, तो सर्व नुपांमध्ये शेष होय. सदैव हा नसलेला, औदार्याचा त्याग करणारा, व पांच गोर्धीमध्ये आसक्त होऊन रहणारा राजा मध्यापान, द्यूत, ख्रिया आणि मृगया हांमध्ये हा पृथ्वीचे पालन करून शकतो. हा सर्व गोर्धी आसक्त होऊन रहणारा जो पुरुष, त्याची सदैव एकव्यानेचे पहातां येणे शक्य नाहीं; मोळ्या कार्यावर योजना करणाऱ्या राजाची म्हणून दुर्गाध्यक्षप्रभूति अधिकाराचांवर त्या सर्व संपत्ति क्षीण होऊन जाते. जो राजा स्वतःने सोंपाविल्यास राजा चिरकाल पृथ्वीचा उपभोग संरक्षण करून रक्षण करण्यास योग्य अशा दुसऱ्यांचे घेऊ शकतो. दाता, आपल्या वैभवांत सर्वांचा च याही लोकांचे संरक्षण करितो, त्याच्या प्रजेचा विभाग आहे असे समजणारा, दयालु, शुचि-उत्कर्षहोतो; व त्यालाही अविनव्यर अशा मोळ्या भूत आणि प्रजेचा त्याग न करणारा जो मनुष्य, पदाची प्राप्ति होते. दुसरेही जे कोणी राजे त्यालाच लोक राजा करितात. जो राजा असतील त्या सर्वांचे चरित्र, हितचिंतक आणि आपले मत सोडून देऊन दुसऱ्यांनी सांगितलेला स्वकीयास व परकीयासही ओळखितां न येणारे कल्याणकारक उपदेश ऐकून घेतो व त्याप्रमाणे असे जे हेर त्याच्या द्वारे समजून घ्यावे. वागतो, त्याच्या अनुरोधानें लोक वागूं लाग-असे कोले असतां राजा सर्वांहून शेष होतो. तात. जो मित्रांचे वचन आपल्या प्रतिकूल बलवान् अशा शत्रूला त्रास दिल्यानंतर, आपण आहे म्हणून ते सहन करीत नाहीं, व शत्रूंनी द्यूर आहों एवढ्याच समजूतीवर स्वस्थ राहूं सांगितलेल्या प्रतिकूल गोर्धीच सदैव ऐकून नये. कारण, दुर्लक्ष्य करून रहणाऱ्या राजावर घेऊन खिन्ह होऊन रहातो, जित आणि हे शत्रु ससाण्यासारांखी एकदम झटप घालतात. अजित लोकांच्या अग्राम्यवृत्तीचा केवळाही ज्याच्या राज्याचे मूल दृष्ट आहे, व ज्याचे आश्रय करीत नाहीं, तो राजा सत्रधर्मासून अंतःकरण दुष्ट नाहीं, अशा राजानें स्वतःच्या ब्रष्ट होतो. निश्रग्ह केलेला अमात्य व विशेष-कल्पका विचार करून, ज्याचे वल आपल्याहून करून खिया, पर्वत, भयंकर दुर्बम प्रवेश, गज,

अथ आणि सर्व हांविषयीं सदैव लक्ष्यपूर्वक वागून आपले संरक्षण करावें. जो राजा ऐष अशा अमात्यांचा त्याग करून निकृष्टांवर प्रेम करितो, तो संकट प्राप्त होतांच व्याप्त होऊन जातो व त्याची कार्ये शेवटास जात नाहीत. जो राजा कल्याणकारक गुणांनी युक्त असणाऱ्या आपल्या आसांची द्वेषमुळे काळजी वहात नाहीं, तो अंतःकरण हें कमी प्रतीचे आहे असे सांगितले आहे. जर चंचल असलेला व अविनभर अशा क्रोधाने मूळांतच चांगली दृढता नसेल, तर न मिळ्युक्त असलेला राजा मृत्युच्याच सन्निध वास लेल्या वस्तु मिळविण्याविषयीची इच्छा करू करीत आहे असे समजावें; आणि जो आपल्या नये, कारण, मूळामध्ये दृढता नसेल तर अंतःकरणास प्रिय असलेल्यांना व इतरही गुण-होत नाहीं. ज्या राजाचे राष्ट्र संपन्न लोकांना त्यांने प्रिय करूनच वश विशाल असून त्यांतील प्रजा संपन्न आणि करून घेतो, तो चिरकाल कीर्तिसंपन्न होऊन राजावर प्रेम करणाऱ्या असतात, व जो स्वतः रहातो. अवेळीच करादिकांच्या रूपाने द्रव्य संतुष्ट असून सचिवांचे पोषण करीत असतो, हरण करू नये; आपले अप्रिय झाले म्हणून तो राजा दृढमूल होय. कारण, प्रजा आणि दुर्ख मानू नये; प्रिय झाले म्हणूनही अत्यंत सचिव ही राज्याची मूळे त्याच्या राष्ट्रांत बळ-आनंद मानू नये; आरोग्यकारक कर्मे करण्या-कठ असतात. ज्याचे योद्धे अत्यंत संतुष्ट, विषयी उयुक्त असावें; कोणते राजे आपल्यावर गोडीने वागविलेले आणि शत्रुंशी अत्यंत प्रता-प्रेम करीत आहेत, कोणते केवळ भीतीमुळेच रण करणारे असतात, तो राजा जरी सैन्य आपला आश्रय करीत आहेत, व त्यांच्या कमी असले तरी ही पृथ्वी जिंकून घेतो. डिकाणी मध्यस्थास दूषणभूत अशा कोणत्या ज्याच्या राजधानीतील व राष्ट्रांतील लोक गोटी आहेत, हांचा प्रत्यहीं विचार करीत असावें; प्राण्यांवर दया करणारे आणि धनधान्यसंपन्न स्वतः बलसंपन्न असणाऱ्या राजाने कोणाही दुर्बल मनुष्यावर विश्वास ठेवून स्वस्थ राहू नये; कारण, गृध्रतुल्य असणारे हे दुर्बल पुरुष वेसावधपणानें वागणाऱ्या मनुष्यावर सदैव झटप शालूतात. स्वामी सर्व सद्गुणांनी संपन्न व शत्रूंची भूमि आणि द्रव्य हरण करण्याची प्रिय भाषण करणारा असला तरीही एखादा दुष्ट पुरुष त्याच्याशीं द्रोह करितो. हास्तव, राजाने कोणाही मनुष्यावर विश्वास ठेवून नये. ही राजाची रहस्यविद्या नहृष्पुत्र यथातीने प्रकारे वागणाऱ्या लोकांशीं असल्यापें वागतो, पणाने वागणारा राजा अत्यंत ऐष अशाही त्याचा आत्मा परशूच्या योगाने छिन शोलेल्या शब्दांचा नाश करू शकतो.

अध्याय चौन्याणवावा.

—::—

वामदेवगीता.
(राजधर्म.)

वामदेव ज्ञाणाला:-राजाने युद्ध न करितांच आपल्या उत्कर्षाची अभिवृद्धि करावी. कारण, हे प्रजाधिपते, युद्ध करून विजय मिळविलें द्वेषमुळे काळजी वहात नाहीं, तो अंतःकरण हें कमी प्रतीचे आहे असे सांगितले आहे. जर चंचल असलेला व अविनभर अशा क्रोधाने मूळांतच चांगली दृढता नसेल, तर न मिळ्युक्त असलेला राजा मृत्युच्याच सन्निध वास लेल्या वस्तु मिळविण्याविषयीची इच्छा करू राजाला लाभ होत नाहीं. ज्या राजाचे राष्ट्र संपन्न लोकांना त्यांने प्रिय करूनच वश विशाल असून त्यांतील प्रजा संपन्न आणि करून घेतो, तो चिरकाल कीर्तिसंपन्न होऊन राजावर प्रेम करणाऱ्या असतात, व जो स्वतः रहातो. अवेळीच करादिकांच्या रूपाने द्रव्य संतुष्ट असून सचिवांचे पोषण करीत असतो, हरण करू नये; आपले अप्रिय झाले म्हणूनही अत्यंत सचिव ही राज्याची मूळे त्याच्या राष्ट्रांत बळ-आनंद मानू नये; आरोग्यकारक कर्मे करण्या-कठ असतात. ज्याचे योद्धे अत्यंत संतुष्ट, विषयी उयुक्त असावें; कोणते राजे आपल्यावर गोडीने वागविलेले आणि शत्रुंशी अत्यंत प्रता-प्रेम करीत आहेत, कोणते केवळ भीतीमुळेच रण करणारे असतात, तो राजा जरी सैन्य आपला आश्रय करीत आहेत, व त्यांच्या कमी असले तरी ही पृथ्वी जिंकून घेतो. डिकाणी मध्यस्थास दूषणभूत अशा कोणत्या ज्याच्या राजधानीतील व राष्ट्रांतील लोक गोटी आहेत, हांचा प्रत्यहीं विचार करीत असावें; प्राण्यांवर दया करणारे आणि धनधान्यसंपन्न स्वतः बलसंपन्न असणाऱ्या राजाने कोणाही दुर्बल मनुष्यावर विश्वास ठेवून स्वस्थ राहू नये; कारण, गृध्रतुल्य असणारे हे दुर्बल पुरुष वेसावधपणानें वागणाऱ्या मनुष्यावर सदैव झटप शालूतात. स्वामी सर्व सद्गुणांनी संपन्न व शत्रूंची भूमि आणि द्रव्य हरण करण्याची दुष्ट पुरुष त्याच्याशीं द्रोह करितो. हास्तव, राजाने कोणाही मनुष्यावर विश्वास ठेवून नये. ही राजाची रहस्यविद्या नहृष्पुत्र यथातीने त्याचा आत्मा परशूच्या योगाने छिन शोलेल्या त्याचा आत्मा परशूच्या योगाने छिन शोलेल्या वनाप्रमाणे त्या कर्माच्या योगाने क्षीण होद्दो,

राजानें शत्रुंचा सदैव वध केल्याशिवाय ते कमी होत नाहींत. पण क्रोधाचा नाश कसा करावा हें त्याला माहीत असतें, त्याला मुळीं शत्रुंचा सनसतात. सभ्य लोक ज्याचा तिरस्कार करितात तें कृत्य सुझ राजानें करू नये. धर्मादि तीनही पुस्तार्थाच्या आचरणाविषयीं जें कृत्य शुभ आहे अशी मनाची खात्री होईल, असमर्थ पण अन्यत मानी असा क्षत्रिय निःशस्त्र त्याजवरच लक्ष्य त्रेवावें. आरंभिलेले कार्य शेव- आहे असें जाणून दुसरा निकृष्ट प्रतीचा दास नेऊन सुखाचा अनुभव घ्यावा अशी जो मनुष्याही त्याजवर शस्त्र उचलतो.

राजा इच्छा करितो, त्याचा इतर लोक अपमान युधिष्ठिर विचारतोः—आतां, जर एखादा क्षत्रकरीत नाहीत व त्याला स्वतःलाही पश्चात्पाप जातीय राजा क्षत्रियावर चालून आला, तर, पावावें लागत नाहीं. जो राजा ह्या लोकामध्ये हे पितामहा, त्याच्याशीं कोणत्या प्रकारे सामना अशा प्रकारच्या वर्तनाचें अवलंबन करितो, तो यावा तें मला सांगा.

इहलोक व परलोक ह्या दोहोनाही हस्तगत भीष्म सांगतात:—ज्याने कवच धारण करून उत्कर्ष पावतो.

भीष्म सांगतात:—ह्याप्रमाणे वामदेवानें त्याच्याशीं युद्ध करू नये. युद्धाच्या वेळीही सांगितल्यानंतर राजानेही तें सर्व तशा प्रकारे तू बाण सोड आणि मीही केंकतोंे असें पर-केले. त्याचप्रमाणे तूही आचरण कर, म्हणजे स्परांनीं परस्परांस सांगावें. तो जर तयार तूही निःसंशय इहलोक व परलोक या दोहों-होऊन आला तर आपणाही तयार व्हावें; तो नाही हस्तगत करशील.

अध्याय पंचाणवावा.

—०:—

विजयेच्छु राजाचे वर्तन.

युधिष्ठिर विचारतोः—आतां, ज्या क्षत्रि- करूनच त्यांने निवारण करावें. अश्वावर आरो-याल संग्रामाभ्यं अन्य क्षत्रियाचा पराजय हण करून रथांतील मनुष्यावर चाल करून करण्याची इच्छा असेल, त्यांने विजय मिळ- जाऊ नये; रथारूढ मनुष्यांनेच रथारूढ मनु-विल्यानंतर कोणत्या प्रकारे आचरण ठेविले ज्यावर चाल करावी; दुःखाकूल स्थितींत कोणा-पाहिजे हें आपण मला सांगा.

भीष्म सांगतात:—शत्रूंचे राष्ट्र जिंकून घेत- पराजित केलेल्या शत्रूवरही शस्त्र टाकू नये; त्यानंतर साहाय्यकत्यांना बरोबर घेऊन अथवा बाण विषलिस अथवा सरळ असून उलट काढे एकत्यानेच त्या राष्ट्रामध्ये जाऊन तेथील असलेला असू नये; कारण, अशा प्रकारचे लोकांना “मी तुमचा राजा आहें व मी तुमचे आयुध हें दुर्जनांचे असतें; युद्ध खरेपणांने सदैव पालन करीन; मला तुम्ही न्याय असा करावें; प्रहार करणाऱ्या मनुष्यावर कुद्ध होऊ नये; कर या आणि माझें अवलंबन करा.” असे उत्कृष्ट प्रकारच्या साहाय्यकत्यांचा नाश शाल्या-सांगावें. नंतर त्यांनी तेऱ्ये गेलेल्या त्या राजाचा मुळे जर एखादा सौजन्यसंपन्न शत्रु दुःखाकूल

अंगीकार केला तर बरेच झाले; पण तसें न करितां जर ते कोणत्याही प्रकारे विरुद्ध जाऊ लागले, तर, राजा, प्रतिकूल कर्मे करणाऱ्या

त्या लोकांचा सर्व प्रकारे निघृह केला पाहिजे.

करितात तें कृत्य सुझ राजानें करू नये. धर्मादि तीनही पुस्तार्थाच्या आचरणाविषयीं

जें कृत्य शुभ आहे अशी मनाची खात्री होईल, असमर्थ पण अन्यत मानी असा क्षत्रिय निःशस्त्र

त्याजवरच लक्ष्य त्रेवावें. आरंभिलेले कार्य शेव- आहे असें जाणून दुसरा निकृष्ट प्रतीचा

दास नेऊन सुखाचा अनुभव घ्यावा अशी जो मनुष्याही त्याजवर शस्त्र उचलतो.

युधिष्ठिर विचारतोः—आतां, जर एखादा क्षत्र-

करीत नाहीत व त्याला स्वतःलाही पश्चात्पाप जातीय राजा क्षत्रियावर चालून आला, तर,

पावावें लागत नाहीं. जो राजा ह्या लोकामध्ये हे पितामहा, त्याच्याशीं कोणत्या प्रकारे सामना

अशा प्रकारच्या वर्तनाचें अवलंबन करितो, तो यावा तें मला सांगा.

केले नसेल असा क्षत्रिय रणांगणांत आल्यास करून उत्कर्ष पावतो.

भीष्म सांगतात:—ह्याप्रमाणे वामदेवानें त्याच्याशीं युद्ध करू नये. युद्धाच्या वेळीही

सांगितल्यानंतर राजानेही तें सर्व तशा प्रकारे तू बाण सोड आणि मीही केंकतोंे असें पर-

केले. त्याचप्रमाणे तूही आचरण कर, म्हणजे स्परांनीं परस्परांस सांगावें. तो जर तयार

तूही निःसंशय इहलोक व परलोक या दोहों-होऊन आला तर आपणाही तयार व्हावें; तो जर बरोबर सेन्य घेऊन आला तर आपणाही बरोबर सेन्य घेऊनच त्याला आह्वान करावें;

त्यांने जर कपटानें युद्ध करावें, तर आपणीही त्याच्याशीं कपटानेंच युद्ध करावें; आणि

तो जर धर्मयुद्ध करील तर आपणाही धर्मयुद्ध तो जर धर्मयुद्ध करील तर आपणाही धर्मयुद्ध

युधिष्ठिर विचारतोः—आतां, ज्या क्षत्रि- करूनच त्यांने निवारण करावें. अश्वावर आरो-

याल संग्रामाभ्यं अन्य क्षत्रियाचा पराजय हण करून रथांतील मनुष्यावर चाल करून करण्याची इच्छा असेल, त्यांने विजय मिळ- जाऊ नये; रथारूढ मनुष्यांनेच रथारूढ मनु-

विल्यानंतर कोणत्या प्रकारे आचरण ठेविले ज्यावर चाल करावी; दुःखाकूल स्थितींत कोणा-

पाहिजे हें आपण मला सांगा.

भीष्म सांगतात:—शत्रूंचे राष्ट्र जिंकून घेत- पराजित केलेल्या शत्रूवरही शस्त्र टाकू नये;

त्यानंतर साहाय्यकत्यांना बरोबर घेऊन अथवा बाण विषलिस अथवा सरळ असून उलट काढे

झाला, अथवा एखादा निर्वल, अपत्यशून्य, होत नाहीं; पण पुढे, नदीच्या तटावर अस-शस्त्र भम झालेला, घायाळ झालेला, प्रत्यंचा लेल्या वृक्षाला ज्याप्रमाणे जलाचा ओष समूळ तुटलेला आणि वाहनाचा वध झालेला जो आकर्षण करून नेतो, त्याप्रमाणे त्यालाही शत्रु त्याजवर केवळाही प्रहार करू नये. जखमी काल समूळ घेऊन जातो; व नंतर पाषाणावर झालेल्या शत्रूला आपल्या राष्ट्रामध्ये ठेवून घेऊन आपटलेल्या मडक्याप्रमाणे नष्ट होऊन गेलेल्या त्या औषधेपचार करावे, किंवा त्याला आपल्या दुष्टाची लोक निंदा करू लागतात. हणूनच घरी नेऊन पोंचवावा. जखमी झालेल्या शत्रूला राजांने धर्माच्या अनुरोधानेच विजयप्राप्तीची जखम बरी करून सोडून देणे हा सनातन धर्म व द्रव्यसंग्रहाची इच्छा करावी.

होय. धर्मानें युद्ध केले पाहिजे असे मनूने

सांगितले आहे. सज्जनांच्या ठिकाणी सत्यु-
षांचा धर्म कायमपणे वास्तव्य करीत असतो.

अशा धर्माचे अवलंबन केल्यानंतर कोणाचाही

नाश करू नये. जो क्षत्रिय अधर्मानें युद्ध

करून शत्रूला जिंकितो, तो वंचकपणावर उप-

जिंकून घेण्याची इच्छा करू नये. अधर्मानें

जीविका करणारा दुष्ट आपला आपणच धात जय मिळविणाऱ्या कोणत्या राजाला लोक

करून घेतो. अशा प्रकारचे कृत्य दुर्जनांचे अनुकूल होणार आहेत? अर्थात् कोणत्याही

होय. धर्मनिष्ठ क्षत्रियानें चांगल्या प्रकारच्या नाही. हे भरतकुलश्रेष्ठा, तो अधर्मानें मिळ-

अर्थात् वंचनादिरहित अशाच उपायांच्या विलेला विजय डळमळीत व स्वर्गासीस प्रति-

योगानें दुर्जनांचा पराजय करावा. धर्माचे अव-

वंभ करणारा असून, तो राजा आणि भूमि हा

लंबन करून जरी मरण आले तरी तें अत्यंत उभयतांनाही हीनदशेस पोहोचवितो. कवच

उत्तम! परंतु पापकर्म करून जय मिळाला भग्न झालेला, “मी तुझा आहें” असे हण-

तरी तो वरा नाही. राजा, जशी भाषि तसेच णारा, हात जोडणारा व शस्त्रत्याग केलेला

अधर्माचरण देखील तत्काल फलद्वूप होत नाही. जो शत्रु, त्याला धरावा, पण त्याचा वध करू

पण पुढे तें मुळे आणि शाखा त्यांना भस्म नये. आपल्या सामर्थ्यानें ज्याचा पराजय

करून टाकून पापकर्त्यालाही आक्रांत करून केला असेल, त्याच्यारीं राजाने युद्ध करीत

सोडतें. दुष्कर्मानें द्रव्य मिळविल्यामुळे दुष्ट बसू नये. पण एक वर्षपर्यंत त्याला ताळ्यावर

मनुष्याला आनंद होतो; पुढे त्या चौर्यादि-आणण्याचा उपाय करावा, व वर्षानंतर त्याचा

स्त्री पापकर्माच्या योगानें उत्कर्ष होऊ लागून पुनर्जन्मच झाल्यासारखा होतो म्हणून त्याला

तो पापी मनुष्य पापकर्मामध्येच गढून रहातो; सोडून यावा. पराक्रमाने हरण करून आण-

व शुचिर्भूत लोकांचा उपहास करून धर्माचे लेल्या कन्येला एक वर्ष होण्यापर्वी विवाह-

अस्तित्वच नाही असे मानून श्रद्धाशून्य बनतो; संबधाने प्रभ करू नये. तसेच, विचार

व त्यामुळे वरुणाच्या पाशानें जखडून जाऊन करीत हरण केलेले जे द्रव्य अथवा

विनाश पावतो. तो स्वतःला अमर मानू लागतो, दासदासी इत्यादि लोक, ते सर्व एक वर्षा-

प्राणाया मोक्ष बुधत्याप्रमाणे सदोर्धीत फुगलेला नंतर ज्याचे त्यास परत घावे. वधाच्या

असतो, पुण्य करण्याविषयी केवळाही प्रवृत्त शिक्षेस पात्र असलेल्या मनुष्यांचे द्रव्य राजाने

अध्याय शहाणणवावा.

—::—

विजयाभिलाषी राजाचे वर्तन.

भीम संगतातः—राजाने अधर्मानें पृथ्वी

जिंकून घेण्याची इच्छा करू नये. अधर्मानें

जीविका करणारा दुष्ट आपला आपणच धात जय मिळविणाऱ्या कोणत्या राजाला लोक

करून घेतो. अशा प्रकारचे कृत्य दुर्जनांचे अनुकूल होणार आहेत? अर्थात् कोणत्याही

होय. धर्मनिष्ठ क्षत्रियानें चांगल्या प्रकारच्या नाही. हे भरतकुलश्रेष्ठा, तो अधर्मानें मिळ-

अर्थात् वंचनादिरहित अशाच उपायांच्या विलेला विजय डळमळीत व स्वर्गासीस प्रति-

योगानें दुर्जनांचा पराजय करावा. धर्माचे अव-

वंभ करणारा असून, तो राजा आणि भूमि हा

लंबन करून जरी मरण आले तरी तें अत्यंत उभयतांनाही हीनदशेस पोहोचवितो. कवच

उत्तम! परंतु पापकर्म करून जय मिळाला भग्न झालेला, “मी तुझा आहें” असे हण-

तरी तो वरा नाही. राजा, जशी भाषि तसेच णारा, हात जोडणारा व शस्त्रत्याग केलेला

अधर्माचरण देखील तत्काल फलद्वूप होत नाही. जो शत्रु, त्याला धरावा, पण त्याचा वध करू

पण पुढे तें मुळे आणि शाखा त्यांना भस्म नये. आपल्या सामर्थ्यानें ज्याचा पराजय

करून टाकून पापकर्त्यालाही आक्रांत करून केला असेल, त्याच्यारीं राजाने युद्ध करीत

सोडतें. दुष्कर्मानें द्रव्य मिळविल्यामुळे दुष्ट बसू नये. पण एक वर्षपर्यंत त्याला ताळ्यावर

मनुष्याला आनंद होतो; पुढे त्या चौर्यादि-आणण्याचा उपाय करावा, व वर्षानंतर त्याचा

स्त्री पापकर्माच्या योगानें उत्कर्ष होऊ लागून पुनर्जन्मच झाल्यासारखा होतो म्हणून त्याला

तो पापी मनुष्य पापकर्मामध्येच गढून रहातो; सोडून यावा. पराक्रमाने हरण करून आण-

व शुचिर्भूत लोकांचा उपहास करून धर्माचे लेल्या कन्येला एक वर्ष होण्यापर्वी विवाह-

अस्तित्वच नाही असे मानून श्रद्धाशून्य बनतो; संबधाने प्रभ करू नये. तसेच, विचार

व त्यामुळे वरुणाच्या पाशानें जखडून जाऊन करीत हरण केलेले जे द्रव्य अथवा

विनाश पावतो. तो स्वतःला अमर मानू लागतो, दासदासी इत्यादि लोक, ते सर्व एक वर्षा-

प्राणाया मोक्ष बुधत्याप्रमाणे सदोर्धीत फुगलेला नंतर ज्याचे त्यास परत घावे. वधाच्या

असतो, पुण्य करण्याविषयी केवळाही प्रवृत्त शिक्षेस पात्र असलेल्या मनुष्यांचे द्रव्य राजाने

आपल्या जवळ ठेवून घेऊं नये, तर त्याचा दुःखग्रस्त होऊन जावा अशी इच्छा करणारे व्यय करून टाकावा. तें दूध असेल तर ब्राह्मणांनी प्राशन करावे, व वैल असतील तर ते करून केळांही फसवू नये, व कोणत्याही प्रकारे जाह्नवणांनी कामावर लावावे. वधाच्या शिक्षेस त्याचा अतिशय उच्छेदही करू नये. कारण, जार, आपल्या जीविताचाही त्याग करील. राजाराजार्थीच युद्ध करावे. कारण, तशा प्रकारचा जवळ संपत्ति जरी थोडीच असली, तरी तेव-विधिच धर्मांगठ्ये सांगितलेला आहे. राजा नसलेल्या दुसऱ्या कोणीही पुरुषानें कोणत्याही प्रकारचा राजा निर्दोषपणे वांचणे हेच मह-प्रकारे राजावर चाल करून जाऊ नये. दोहों च्वाचें आहे असे समजत असतो. ज्याचें राष्ट्रविशाल असून संपन्न आणि राजावर प्रेम कर-दोहों पक्षांमध्ये शांति असावी अशा इच्छेने णारे आहे, व पोष्यवर्ग आणि अमात्य संतुष्ट आहेत, तो पारिंथ दृढमूळ होय. ऋत्विज, बाजूर्चीं सैन्ये परस्परांशीं जाऊन भिडलीं तरीही, पुरोहित, आचार्य आणि दुसरेही जे कोणी मर्यादेचा भंग करणे होय. तथापि जर एखाद्या संमाननीय अत्यंत ज्ञानसंपन्न लोक, त्यांचा नामधारी क्षत्रियानें मर्यादेचे उलंघन केलेच, जो बहुमान करितो त्याला लोक अवहारज्ञ असें म्हणतात. हाच वर्तनाचे अवलंबन केल्यासमेतांचे वेऊ नये. कारण, तो मर्यादेचा भंग मुळे देवश्रेष्ठ इंद्राला राज्य मिळालें; व हाच व म्हणूनच धर्माचा लोप करणारा आहे. वर्तनाच्या अवलंबनानें पृथ्वीपति राजे इंद्रांचे विजयेच्छु राजानें त्याच्या वर्तनाचे अनुकरण करू नये. कारण, धर्माच्या अवलंबनानें ज्या राज्य जिंकून घेण्याची इच्छा करीत असतात. कारण, धर्माच्या अवलंबनानें ज्या हे राजा, प्रतर्दन नामक भूपति प्रचंड संग्रामांचे भूमीखेरीज इतर सर्व अर्थात् धान्य, लाभ कोणता? युद्धांत बलाकार केल्यामुळे द्रव्य, अन्न आणि औषधि संदेव जिंकून घेत क्षुब्ध व म्हणूनच दुर्जनतुल्य होऊन गेलेल्या असे. दिवोदास नामक राजा अग्निहोत्रसंबंधी लोकांना मधुर भाषण आणि उपभोग्य वसूच्ये द्रव्ये, यज्ञांगमूत होमद्रव्ये आणि भोज्य पदार्थ दान हांच्या योगानें शांत करावे. कारण, हांचेही हरण करीत असे; पण त्यामुळे त्याला असें करणे ही उत्कृष्ट प्रकारची राजनीति होय. दुःख भोगावे लागले. म्हणूनच तशा प्रकारचे आचारण करू नये. हे भरतकुलोत्पन्ना, नाभाग आंपल्या राष्ट्रांत राहून ताप दिलेले जे जित आमक महीपतीने श्रेत्रिय आणि तपस्वी हांच्या द्रव्यावांचून इतर सर्व द्रव्य—इतकेंच नव्हे, तर शत्रु, त्यांच्यार्थी सामोपचारानें न वागतां जर द्रव्यावांचून इतर सर्व द्रव्य—इतकेंच नव्हे, तर द्रव्यग्रहणादिस्तपानें त्यांचा उपयोग करून घेतला, तर हा संकटपरंपरेत केव्हा सांपेले राजासहवर्तमान राष्ट्रेही दक्षिणेच्या स्तुपानें अर्पण अशी प्रतीक्षा करीत राहिलेले ते शत्रु संधि केलीं. युधिष्ठिरा, पूर्वीन्या धर्मवेत्या राजांकडे येतांच त्याजवर चाल करून जातील; तो उत्कृष्ट आणि निकृष्ट अशा दोहों प्रकारचीही द्रव्ये संकटांत सांपडला कीं लागलीच त्याच्या शत्रूला असत, अर्थात् ते सर्व प्रकारचीं द्रव्ये जिंकून अमुकूल करून घेतील; आणि हे राजा, तो राजा घेत असत; तें मला संमत आहे. राजानें

जयाला सर्व विद्यांहून अधिक महत्त्व देऊन तो संपादन करण्याची इच्छा करावी. तथापि मान असतो. त्या राजाने सर्वही यज्ञ केल्यामायावीपणाने अथवा दांभिकपणाने प्रेष्यर्थ संपादन करण्याची इच्छा करू नये.

अध्याय सत्याण्णवावा.

—०—

युद्धजन्य प्राणिहत्येचे प्रायश्चित्त.

युधिष्ठिर विचारतोः—हे प्रजाधिपते, क्षात्र-र्धमहून अत्यंत पार्पी असा दुसरा धर्मच नाहीं. कारण, गुप रीतीने शत्रूवर चाल करून अथवा उघडपणे युद्ध करून राजा मोठमोऱ्या लोकांचा वध करीत असतो. तेव्हां, हे विद्वन्, भूपतीला काहीं आहे असेंदेवाना वाढत नाहीं. संग्राम-कोणत्या कर्माच्या योगाने उत्तम लोकांची मध्ये जितकीं शस्त्रे त्याच्या त्वचेचा भेद प्राप्त होते, हें जाणावयाची मला इच्छा आहे.

भीष्म सांगतातः—दुष्ट लोकांचा निघ्र, सजनांना आश्रय, दान आणि यज्ञ व दाने यांच्या योगाने राजांचे पातक नट होऊन ते पवित्र होतात. विजयाभिलाषामुळे राजे प्राण्यांना पीडा देतात, पण विजय मिठाल्यानंतर तेच करितात. प्राण्यांवर अनु-

यह करण्यासाठीच दान, यज्ञ आणि तप

यांच्या बलाने राजे पातकाचा नाश करितात; व प्राण्यावर अनुग्रह केल्यामुळे त्यांच्या पुण्याची इच्छा करावयाची, याप्रमाणे शूर क्षत्रियापासून अभिवृद्धि होते. ज्याप्रमाणे शेताची शुद्धि कर- जारा पुरुष ते शेत शुद्ध केल्यावर त्यांतील भीरु पुरुष त्याच्यामागे संग्रामामध्ये आलेले धान्य आणि गवत कापून टाकतो, तथापि त्या असतात. अशा प्रसंगी जर शूर पुरुष शांत-योगे धान्याचा नाश होत नाहीं, त्याचप्रमाणे शस्त्रे तेच्या प्रसंगाप्रमाणेच स्वस्थ राहून इतरांना पात करणोर क्षत्रिय वध्य मनुष्यांचा अनेक प्रकारे युद्धाच्या तोंडीं देईल, तर त्याला पुण्य लागत वध करितात; तथापि विजयप्राप्तीनंतर पुनश्च नाहीं; तसें न केले तर मात्र पुण्य लागते. लोकांचा उत्कर्ष करणे हेच त्या पातकाचे आतां, जर ते भीरु लोक पूर्वीच्या उपकाराला पूर्णपणे प्रायश्चित्त होय. द्रव्याचा अपहार, वध, स्मृत्त संदेव त्याला नमस्कारच करीत रहातील, केंश आणि चोर हांजपासून जो लोकांचे संर- व न्याय असें युद्ध स्वतःच करतील, तरी ते क्षण करितो, तो प्राणदाता असल्यामुळे सुख-योग्य होईल, पण त्यापासून शूर क्षत्रियाला

दायक व द्रव्यप्रदाता होय. तो संदेव विराज-मान असतो. त्या राजाने सर्वही यज्ञ केल्याप्रमाणे होते. अभय हीच ह्या यज्ञांतील दक्षिणा होय. तो इहलोकामध्ये कल्याणाचा अनुभव घेऊन पुढे इंद्रलोकास जातो. ब्राह्मणाचे कार्य करण्याचा प्रसंग आल्यास जो शत्रूशी भिडून युद्ध करितो, तें त्याचे युद्ध हा अनंतदक्षिणायुक्त असा यज्ञ असून, त्याचे शरीर हाच त्याने उभारलेला यज्ञस्तंभ होय. अशा प्रकारे शत्रूचे बाण आपल्या वाणांच्या योगाने व्याप करून सोड-आपल्या वाणांच्या योगाने व्याप करून सोड-उघडपणे युद्ध करून राजा मोठमोऱ्या लोकांचा आण्या त्या राजाहून श्रेष्ठ असें या भूतलावर वध करीत असतो. तेव्हां, हे विद्वन्, भूपतीला काहीं आहे असेंदेवाना वाढत नाहीं. संग्राम-कोणत्या कर्माच्या योगाने उत्तम लोकांची मध्ये जितकीं शस्त्रे त्याच्या त्वचेचा भेद करितात, तितके अक्षस्य व सर्व मनोरथ पूर्ण करणारे लोक त्याला मिळतात. त्याच्या शरीरांतून संग्रामांत जे रक्त वाहू लागते, त्या दःखदायक रक्तावरोवरच त्याचे सर्व पातक निघून गेल्यामुळे तो पापमुक्त होतो. युद्धामध्ये पवित्र होतात. विजयाभिलाषामुळे राजे प्राण्यांना शत्रूकडून ताप पावलेला क्षत्रिय जीं दुःखे सहन पीडा देतात, पण विजय मिठाल्यानंतर तेच करितो, त्या प्रत्येक दुःखाच्या योगाने त्याच्या त्या प्रजेचा उत्कर्ष करितात. प्राण्यांवर अनु-

युधिष्ठिर, ज्याप्रमाणे पर्जन्यापासून जलाची प्राण्यावर अनुग्रह केल्यामुळे त्यांच्या पुण्याची इच्छा करावयाची, त्याप्रमाणे शूर क्षत्रियापासून अभिवृद्धि होते. ज्याप्रमाणे शेताची शुद्धि कर- आपल्या संरक्षणाची इच्छा करीत अनेक धर्मात्मे जारा पुरुष ते शेत शुद्ध केल्यावर त्यांतील भीरु पुरुष त्याच्यामागे संग्रामामध्ये आलेले धान्य आणि गवत कापून टाकतो, तथापि त्या असतात. अशा प्रसंगी जर शूर पुरुष शांत-योगे धान्याचा नाश होत नाहीं, त्याचप्रमाणे शस्त्रे तेच्या प्रसंगाप्रमाणेच स्वस्थ राहून इतरांना पात करणोर क्षत्रिय वध्य मनुष्यांचा अनेक प्रकारे युद्धाच्या तोंडीं देईल, तर त्याला पुण्य लागत वध करितात; तथापि विजयप्राप्तीनंतर पुनश्च नाहीं; तसें न केले तर मात्र पुण्य लागते. लोकांचे उत्कर्ष करणे हेच त्या पातकाचे आतां, जर ते भीरु लोक पूर्वीच्या उपकाराला पूर्णपणे प्रायश्चित्त होय. द्रव्याचा अपहार, वध, स्मृत्त संदेव त्याला नमस्कारच करीत रहातील, केंश आणि चोर हांजपासून जो लोकांचे संर-

तसें पुण्य लागत नाहीं. तुल्य दिसणाऱ्या पुरु- करून पुनश्च संग्रामांत मरावें असाच अभिलाष षांमध्ये मोठा भेद दिसून येतो. कारण, रणां धरील. कारण, अशा निकृष्ट स्थितीनें मरणे हें गणामध्ये परस्परांची सैन्ये भिडून वीरांच्या वीराळा योग्य नव्हे. रणांगणावर आपल्या गर्जना सुरु झाल्या म्हणजे किंतुके शत्रूवर ज्ञातीचा परिवार बरोबर असतां युद्ध करून चाल करून जातात, व कांहीं तसें करूं शकत नाहींत. शूर पुरुष स्वर्गप्राप्तीच्या मार्गाचे अव- हेच क्षत्रियाला योग्य नव्हे. विजयाची इच्छा लंबन करून तुटून पडतो आणि भीरु पुरुष आणि कोध हांचा शरीरामध्ये संचार होऊन साहाय्यकर्त्याना संकटांत टाकून पलायन करितो. शूर पुरुष निकरानें युद्ध करितो, त्या वेळी बा युधिष्ठिरा, संग्रामामध्ये आपल्या साहाय्य- शत्रु जरी शरीरावर प्रहार करूं लागले तरी ते कर्त्यांना सोडून देऊन जे खुशाल आपल्या त्याला कळत नाहींत. तो संग्रामामध्ये मरण गृहाकडे चालते होतात, त्या तसल्या नीच पावून प्रशंसनीय आणि लोकमान्य अशा पुरुषांचा तूं केवळांही अभ्युदय करूं नको. जो विषुल स्वधर्माची प्राप्ति होऊन इंद्रलोकास जातो. पुरुष साहाय्यकर्त्यांचा त्याग करून आपले युद्धाच्या अघाडीस सर्व प्रकारचे शत्रुजयाचे प्राण संरक्षण करण्याची इच्छा करितो, त्याचे उपाय करीत राहून प्राणही खर्ची घालणारा इंद्रप्रभूति देव कल्याण करीत नाहींत. अशा पण शत्रूंस पाठ न दाखविणारा शूर पुरुष इंद्र-प्रकारचे जे क्षत्रिय असतील, त्यांना काळांनी लोकास जातो. ज्या ज्या डिकाणीं शत्रूंनी अथवा ढेंकळांनी डार करावे किंवा गवताच्या घरून याकून शूर पुरुषाचा वध केला असेल, तड्डचारीं वांधून जाळून याकावे अथवा पशु-त्या त्या डिकाणींच्या त्याला त्यानें दीनपणाचे अव-प्रमाणे मारावे. कफमुत्रादिकांचा त्याग करीत लंबन न केल्यास अक्षय अशा लोकांची प्राप्ति होते. व दीनवाणेपणानें गोदन करीत शत्र्युवर पडून मरणे हा क्षत्रियांचा धर्म नव्हे. शरीरास शस्त्र-पाताच्या योगानें जखम झाल्यावांचून क्षत्रियाला मरण आले, तर त्याच्या त्या कृत्याची इतिहासज्ञ लोक प्रशंसा करीत नाहींत. बा युधिष्ठिरा, शूरत्वाचा अभिमान बाळगणाच्या क्षत्रियांना गृहामध्ये मरण येणे प्रशंसनीय नाहीं. कारण, तें शूरपणाचे नसून दीनपणाचे आणि धर्मविरुद्ध आहे. अशा प्रसंगी शूर, वर्यमदयुक्त आणि अभिमानी पुरुष 'हें दुःख अतिशय त्रासदायक आणि अल्यंत पापकारक आहे' असा याहो फोटीत राहील व त्यामुळे त्याचे मुख विघस्त होऊन दुर्गंधी झुटेल, व स्वर्गास गेल्यावर, इंद्रासहवर्तमान असलेल्या त्याच्या त्या स्थितीमुळे पुत्रादिकांना शोक होऊं लागेल. तथापि तो वीर निरोगी पुरुषाची सर्वतेजोमय अशा उक्तृष्ट व दिव्य विमानांत स्थिति आपणाला प्राग व्हादी अशी इच्छा वसून गंधर्वसंपन्न असा आपला सेनापतिही

वरवर चालला आहे असें त्याच्या दृष्टीस पडले. तेहांचा वर चाललेला आपला सेनापति सुदेव व हे क्रात्विज, घोडे हे अध्यर्थी, शत्रुघ्नीं मासें हीं त्याचा उत्कर्ष हीं पाहून आश्र्वयनकित शालेला होमद्रव्यं, रक्त हें घृत आणि कोळ्हे, गीध व महात्मा अंबरीष इंद्राला विचारू लागला.

अंबरीष म्हणाला:—इंद्रा, मी यथाविधि मध्ये अवशिष्ट राहिलेले हामद्रव्य प्राशन संपूर्ण पृथ्वीचे पालन केले व धर्माच्याच इच्छेने करितात व प्रताचा अवशेष प्राशन करितात. चातुर्वर्णाशीं यथाशास्त्र वर्तन ठेविले. भयंकर प्रास आणि तोमर हा आयुधांचे समूह व निस-ब्रह्मचर्य, ऐष प्रतीचे आचरण आणि गुरुसेवा णावर लावून पाणी दिल्यामुळे चकाकणारीं हीं करून, वेद व संपूर्ण राजशास्त्र द्यांचे धर्मा-खड्ग, शक्ति आणि परशु हीं आयुधे हा त्या च्या अनुरोधानें मी अध्ययन केले आहे. अन्न-यज्ञकर्त्याच्या सुचा होत. चापांतून वेगाने पानांच्या योगाने अतिरिंना, आद्यादिकांच्या सृष्ट्यामुळे लांबच्या लांब दिसणारा, सरळ, योगाने पितरांना, अध्ययनाच्या योगाने ऋषीं-निसणावर अतिशय घांसून पाणी दिलेला, व ना व दीक्षाग्रहणपूर्वक उक्तृष्ट प्रकारचे यज्ञ शत्रूंचं शरीर भ्रम करून सोडणारा असा बाण करून देवांनाही मी तृप्त केले आहे. क्षत्रि-तोच प्रचंड सूवा होय. त्याग्रन्तरांने आच्छादित यांच्या धर्मप्रमाणे वागून शास्त्रनियमांचे उद्भव-असलेला, हस्तिदंताची मृठ असलेला, व गज-धन न करितां, शत्रुघ्नीं सैन्य पहातांच मी शुद्धप्रमाणे असलेला असा हस्तामध्ये धारण संग्राम करून त्याचा पराजय करीत होतो; केलेला जो खड्ग, तोच त्या संग्रामामध्ये त्या आणि, हे देवराज, हा सुदेव पूर्वी माझा सेना-योद्ध्याची स्फिक्त होय. सहायेवर लावल्यामुळे पति असून केवल अंतःकरण शांतिसंपन्न अस-जाज्वल्यमान् असणारीं प्रास, शक्ति, ऋषीं पति असून केवल अंतःकरण शांतिसंपन्न अस-जाज्वल्यमान् असणारीं प्रास, शक्ति, ऋषीं लेला असा एक योद्धा होता. असें असतां आणि परशु हीं सर्व प्रकारच्या लोहांनी बनत्याचा मजहून अधिक उत्कर्ष कसा झाला विलेलीं जीं तीक्ष्ण शस्त्रे, त्यांच्या योगाने केलेले आहे? इंद्रा, याने ऐष असे यज्ञ केले नाहीत, प्रहार हेच वसुसंजक यज्ञद्रव्य होय. कुलीन अथवा ब्राह्मणांनाही तृप्त केलेले नाही. असें योद्ध्याच्या शरीरांतून निघालेले व युद्धनिय-असतां हाताचा अभ्युदय मजहून अधिक कां? माचीं अवलंबन केल्यामुळे अर्थात् शत्रुघ्ने प्रहार असतां हाताचा अभ्युदय मजहून अधिक कां?

इंद्राने उत्तर दिले:—वा अंबरीष, हा घेऊन नंतर त्याजवर प्रहार केल्याने विस्तार सुदेवाकडून अत्यंत मोठा असा संग्रामसूपी पावलेले जें विपुल रक्त संग्रामामध्ये वेगाने भूमी-यज्ञ घडलेला आहे. दुसराही जो कोणी पुरुष वर स्वत असते, तीच त्या यज्ञकर्त्याची सर्व मनो-युद्ध करितो, त्याच्याही हातून हा यज्ञ घडतो. रथ पूर्ण करणारी विशाल ऋशीं युद्धयज्ञांतील कवच घालणे हीच एक दीक्षा असून, तिचा पूर्णहुति होय. सैन्याच्या अधाडीस “फोडा अंगीकार करून सैन्याच्या अधाडीस जाऊन तोडा” असा जो शब्द चाललेला ऐकून येतो, तें ठाकलेल्या कोणत्याही योद्ध्याला त्या युद्ध-त्या युद्धयज्ञकर्त्याच्या सामग्रायन करणाऱ्या यज्ञाचा अधिकार असतो असा सिद्धांत आहे. लोकांनी यमसदनामध्ये केलेले सामग्रायन होय.

अंबरीष म्हणाला:—इंद्रा, हा यज्ञामध्ये शत्रुघ्नीं सैन्याची अधाडी हेच त्यांचे हविर्धान होमद्रव्ये कोणतीं, घृत कोणते, दक्षिणा कोणती (होमद्रव्य ठेवण्याची जागा) होय. गज, अभ्याणि ऋत्विज कोणते हें मला सांग.

आणि कवचधारी योद्धे हांचा समुदाय हाच

येनचित् नांवाचा अभि असून, तो त्या वेत आहेत; वध केलेले गज जींतून वहात यज्ञाकरितां तथार केलेला असतो. हजारों आहेत; रक्त हेच जींतील उदक आहे; जी योद्दे ठार केल्यानंतर संग्रामामध्ये जीं त्यांचीं भूलून गेल्यामुळे प्रतीरावर जाण्याविषयी समर्थ घडें उठून उभीं रहातात, तोच त्या शूर पुरुषाचा असणाऱ्या लोकांनाही जींतून पार होऊन खदिरकाष्ठमय अष्टपौलू यज्ञस्तंभ होय. हे पृथ्वी-जाणे अशक्य आहे; गतप्राण केलेले गज पते, अंकुश टोंचून प्रेरणा केलेले गज हेच हेच जींतील मोठमोठे मकर आहेत; ऋषि, इडामत्र म्हणण्याकडे योजना केलेले ब्राह्मण खड्ग इन्यादि आयुर्धे हा जीमधील मोठ-असून, त्यांची गर्जना हाच ते मंत्रध्वनि व मोळ्या नौका असून गृह्य आणि कंक हेच जींतील वीरांचा धोष आणि हस्तलाचे ध्वनि हाच बक, हंस इत्यादि पक्षी आहेत; आणि जीमध्ये वषट्कार होय. हे राजा, त्या संग्रामयज्ञामध्ये नरमांसभक्ष अशा प्राण्यांचा संचार आहे, अशी दुंदुभि हाच विसामा उद्भाता होय. राजा, शुरास कल्याणकारक आणि परलोकदायक व ब्राह्मणद्रव्याचा अपहार होत असतां आपले भीसूना दृष्टिकरणारी नदी ज्या योद्धूचाच्या शरीर हाच यज्ञस्तंभ उभासून संग्रामयज्ञामध्ये संग्रामामध्ये चाललेली असते, त्या योद्धूचाचे आपल्या प्रिय देहाचा त्याग करणे हा एक तेंयज्ञाच्या शेवटी करावयाचे अवमृथस्नानघ अनंतदक्षिणायुक्त यज्ञच होय. जो शूर पुरुष होय. ज्याची संग्रामभूमिरूप वेदी शत्रुंची आपल्या स्वामीच्या कार्यासाठी सेन्याच्या मस्तके आणि अश्व व गज हांचे स्कंधप्रदेश अधाडीवर पराक्रम गाजवितो व भयभीत होऊन हांनीं व्याप होऊन गेलेली असते, त्याला परावृत्त होत नाहीं, त्याला माझ्या लोकासा-माझ्या लोकासारखे लोक मिळतात. शत्रुंच्या रस्त्या लोकांची प्रापि होते. कृष्णवर्ण चमाने सेन्याची अदाडी हीच ज्याची पल्नीशाहा आच्छादित असलेला खड्ग आणि परिवतल्य (स्त्रींने रहाण्याचे घर) असून, स्वतःच्या बाहु हांच्या योगाने ज्याची रणांगणरूपी वेदी सेन्याची अदाडी हेच ज्या ज्ञानसंपन्न योद्धूचाचे व्याप झालेली असते, त्याला माझ्या लोकासा-हविधीन असते; ज्याच्या दक्षिणभागीं अस-रखेच लोक मिळतात. जो विजयसंपादनाविषयी लेले योद्दे सदस्य व उत्तरेकडील योद्दे हेच तत्पर होऊन सेन्यामध्ये प्रवेश करितो, व आशीध असून, शत्रुंची सेना हीच पल्नी असते, साहाय्याची अपेक्षा करून नाहीं, त्याला माझ्या त्याला कोणताही लोक दूर नाही. दोहों पक्षां-लोकासारखे लोक मिळतात. जीमध्ये रक्ताच्या सेन्यांतील ब्लूहरचना शाली हृणजे प्रवाह चालला आहे, दुंदुभि हेच ज्या नदींतील त्याच्या अग्रभागीं असलेले जें मैदान, तीच बेडूक आणि कच्चप (कांसव) आहेत; त्याची वेदिका असून वेद आणि तीन अभि वीरांच्या अस्थि ह्या तेथील वालुका आहेत; हीं संदेव तेच आहे. जो योद्धा संत्रस्त होऊन मांस आणि रक्त हांचा जीमध्ये कर्दम आहे; युद्धांतून परावृत्त होतो, व शत्रुकडून वध खड्ग आणि ढाला हीच जीमधील डोळणीं पावतो, त्याची अप्रतिष्ठा होऊन तो नरकास आहेत; केश हेच जींतील शेवाळ आणि गवत जातो हांत संशय नाहीं. ज्यानें इष्टविच्छिन्न आहे; इष्टविच्छिन्न झालेले अनेक अश्व आणि केलेल्या शत्रुपक्षाकडील योद्धूचाच्या जोरानें गज हांच्या योगाने जीवर सेतु झालेला आहे; चाललेल्या रक्तप्रवाहानें पूर्वी सांगितलेली पताका आणि ध्वज हेच जिच्या तीरावरील वेदिका व्याप होऊन जाते, व केश, मांस आणि

अस्थि हांनीं भरून गेलेली असते, त्याला उत्कृष्ट प्रकारची गति मिळते. जो योद्धा सेनापतीला ठार करून त्याच्या वाहनावर आरुढ होतो, तो बृहस्पतितुल्य प्रभुत्वसंपत्र योद्धा श्रीविष्णुचा विहार असलेल्या वैकुंठलोकास जातो.

शत्रुसंन्यांतील नायक, त्याचा पुत्र अथवा दुसराही जो कोणी त्या पक्षांतील संमाननीय मनुष्य असेल, त्याला जिवंत धरून आणण्याचा योद्धाचाला माझ्या लोकासारखे लोक मिळतात. संग्रामामध्ये ठार केलेल्या शूरासंबंधाने कोणत्याही प्रकारे शोक करू नये. कारण, संग्रामामध्ये वध झालेला शूर स्वर्गलोकामध्येही

संमान पावत असल्यामुळे शोक करण्यास अयोग्य होय. त्याला पिंडदान अथवा उद्कदान करणे अथवा त्याच्यासंबंधाने स्नान करणे किंवा अशोच धरणे शास्त्रकारास इष्ट नाहीं. त्याला कोणत्या लोकाची प्राप्ति होते तें की, “हे वीरहो, गंधर्वकन्यांची गर्दी असलेले, मी सांगतो, ऐक. संग्रामामध्ये ठार झालेल्या शूराकडे उत्कृष्ट प्रकारच्या हजारो अप्सरा ‘हा देवीप्रमाण असे हे युद्धामध्ये भीति न बाळ-आपणाला पति मिळेल’ म्हणून घाईवाईने धावत येत असतात. संग्रामधर्माचा प्रतिपाल करणे हेतूप, पुण्य, सनातनधर्म आणि चारही आश्रम होत. वृद्ध, बाल आणि स्त्री द्यांचा वध करू नये; आणि कोणावरही पृष्ठाकडील वाजूने प्रहार करू नये; व जो दांतीं तृण धरून “मी तुझा आहें” असें म्हणत असेल त्याचाही वध करू नये. जूऱ, वृत्र, बल, पाक, शेंकडां प्रकारची सामाया असलेला विरोचन, दुर्वार असा नमुचि, अनेक प्रकारची माया असलेला शंबर, दिति-पुत्र विप्रचिन्ति, सर्वही दनुपुत्र आणि प्रहाद शांचा संग्रामामध्ये वध केल्यामुळेच मी देवा-

पिषति शालों आहें!

भीष्म सांगतात:—हें इंद्राचें भाषण ऐकून व तें मान्य करून, आपल्या योद्धांना मिळालेली सिद्धि योग्य आहे असें अंबरीषाने कबूल केले.

अध्याय नव्याणवावा.

—०—

वीरप्रोत्साहन.

(वीराचें घर्तन.)

भीष्म सांगतात:—प्रतर्दन आणि मिथिलाधिपति जनक ह्या उभयतांनी संग्राम केल्याचे ज्यामध्ये वर्णन आहे, असा एक पुरातन इतिहास शूरप्रोत्साहनाविषयी सांगत असतात. युधिष्ठिरा, यज्ञोपवीत धारण करणारा मिथिलाधिपति जनक याने आपल्या योद्धांस कसे प्रोत्साहन दिले तें मी तुला सांगतो, ऐक.

युधिष्ठिरा, सर्व तन्हे जाणणारा मिथिलाधिपति महात्मा राजा जनक याने योगबलाच्या योगानें आपल्या योद्धांना स्वर्ग आणि नरक प्रत्यक्ष दाखवून दिले आणि सांगितले, “हे वीरहो, गंधर्वकन्यांची गर्दी असलेले, मी सांगतो, ऐक. संग्रामामध्ये ठार झालेल्या शूराकडे उत्कृष्ट प्रकारच्या हजारो अप्सरा ‘हा देवीप्रमाण असे हे युद्धामध्ये भीति न बाळ-आपणाला पति मिळेल’ म्हणून घाईवाईने धावत येत असतात. संग्रामधर्माचा प्रतिपाल करणे हेतूप, पुण्य, सनातनधर्म आणि चारही आश्रम होत. वृद्ध, बाल आणि स्त्री द्यांचा वध करू नये; आणि कोणावरही पृष्ठाकडील वाजूने प्रहार करू नये; व जो दांतीं तृण धरून “मी तुझा आहें” असें म्हणत असेल त्याचाही वध करू नये. जूऱ, वृत्र, बल, पाक, शेंकडां प्रकारची सामाया असलेला विरोचन, दुर्वार असा नमुचि, अनेक प्रकारची माया असलेला शंबर, दिति-पुत्र विप्रचिन्ति, सर्वही दनुपुत्र आणि प्रहाद शांचा संग्रामामध्ये वध केल्यामुळेच मी देवा-

पिषति शालों आहें!

भीष्म सांगतात:—हें इंद्राचें भाषण ऐकून व संग्रामामध्ये शत्रुंचा पराजय केला. म्हणूनच गुद्धिमान् अशा क्षत्रियाने संदैव संग्रामान्या अग्रभागी जाऊन ठाकावें. गजांच्या मध्यभागी

रथ, रथांच्या मागें अभ्वारुद्ध सैन्य, आणि अभ्वांच्याही मध्यभागी कवच धारण करणारे पायदळ ठेवावे. जो राजा आपल्या सैन्यामध्ये अशा प्रकारची व्यूहरचना करितो, तो खात्रीने शत्रूंचा पराजय करितो. म्हणूनच, युधिष्ठिरा, क्षत्रियाने संदैव अशा प्रकारची व्यवस्था ठेवावी.

प्रत्येक क्षत्रिय अत्यंत क्रुद्ध होऊन योग्य प्रकारे युद्ध करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करितो. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये वासतव्य करणारे मकर त्याला क्षुब्ध करून सोडतात, त्याप्रमाणे सैन्यामध्ये प्रविष्ट शालेल्या युद्ध करणाऱ्या वीरांनी सैन्यांना क्षुब्ध करून सौडावे; आणि परस्परांची व्यवस्था लावल्यानंतर खिन्ह शालेल्या लोकांना आनंदित करावे; जिकून घेतलेल्या प्रदेशाचे संरक्षण करावे; व पराजित केलेल्या लोकांचा फारसा पाठलाग करू नये. कारण, राजा, जीविताविषयीं निराश. होऊन पुनरपि युद्धासाठी मागे फिरलेल्या लोकांचा वेग अत्यंत दुःसह असतो. म्हणूनच त्यांचा विशेषसा पाठलाग करू नये. युद्धांतून सैरावैरा पळूं लागलेल्या लोकांवर शश टाकण्याची इच्छा शूरलोक करीत नाहीत. म्हणूनच पलायन करणाऱ्या लोकांचा अतिशय पाठलाग करू नये.

स्थावर पदार्थ हें जंगम प्राण्यांचे, दंष्ट्राशून्य प्राणी दंष्ट्राशूक अशा व्याघादि पशुंचे, जल हें तृष्णाकुल पुरुषांचे आणि भीरु हें शूरांचे अन्न होय. पृष्ठ, उदर, हस्त, पाद इत्यादि अवयव सारखे असतांही भीरु लोक पराभव पावतात; आणि पुढे भीतीने व्याकुल होऊन हात जोडून वारंवार नमस्कार करीत शूराकडे येतात. पुत्रा-प्रमाणे असलेला हा सर्व लोक शूरांच्याच त्यांची ती प्रतारणा कळून येतांच शत्रूंप्रमाणे बाहूंवर भार टाकून राहिलेला असतो, म्हणूनच त्यांना पीडा यावी. हे कुतीपुत्रा, गजसमुदाय, शूर कोणत्याही अवस्थेत असला तरी तो संमाधेनु, वृषभ, अजगर, शल्य, कंटक, लोह, नास पात्र आहे. शौर्याहून अधिक श्रेष्ठ असें कवचे, चामरे, सहाणेवर घासलेलीं व पाणी

त्रैलोक्यांत कांहींही नाही. शूर पुरुषच सर्वांचे पालन करितो—तोच सर्वांस आधारभूत असतो.

अध्याय शंभरावा.

—:०:—

सैन्यनिधि.

युधिष्ठिर विचारतोः—हे भरतकुलश्रेष्ठ पिता-महा, विजयेच्छु पुरुष प्रसंग पडल्यास धर्माला किंचित् बाधित करूनही सेनेमध्ये उत्साह कसा उत्पन्न करितात तें मला सांगा.

भीम सांगतातः—किंत्येकांच्या मर्ते सत्याच योगांने धर्माला स्थैर्य येते; इतरांच्या मर्ते क्षत्रियांने संग्रामामध्येच मरण्याचा निश्चय बाळगल्यास त्याला स्थिरता येते: कांहींच्या मर्ते शिष्टाचार पालन केल्यानंतर त्याला दृढता येते; आणि कांहीं लोकांच्या मर्ते राजशासनाची भीति दाखवून त्या उपायांने शालेली प्रवृत्तिच धर्माच्या स्थैर्याला कारणभूत होते. आतां मी धर्म आणि अर्थ हांचे सद्यःफलदायक असे उपाय सांगतो. निर्मर्यादि असे जे चांतुल्य लोक, ते धर्म आणि अर्थ ह्या दोहांचे विधातक असतात. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी मी वेदप्रतिपादित उपाय सांगतो. सर्व कार्याची सिद्धि होण्यासाठी मी सांगतो ते उपाय एक.

हे भारता, सरल आणि वक्र हा दोहां प्रकारच्याही मार्गांचे ज्ञान संपादन करावे. वक्रमार्गांचे ज्ञान असलें तरीही त्याचे अवलंबन करू नये. पण तशा प्रकारच्या मार्गांचे वर्तन प्रतिपक्षाकडून शाल्यास त्याच्याविरुद्ध उपाय योजावे. भेदबुद्धि धारण करून राजाची सेवा धेनु, वृषभ, अजगर, शल्य, कंटक, लोह, नास पात्र आहे. शौर्याहून अधिक श्रेष्ठ असें कवचे, चामरे, सहाणेवर घासलेलीं व पाणी

दिलेलीं शब्दें, पीतवर्ण व रक्तवर्ण कवर्चे, अनेक रीतीनें अर्थात् दक्षिणाभिमुख होऊन व पर्वता-प्रकारचे रंग असलेल्या पताका आणि ध्वज, प्रमाणे स्थिर होऊन युद्ध करावें. अशा प्रकारें ऋषी, तोमर आणि खड्ग हीं आयुर्धें, अत्यंत शत्रु जरी दुर्जय असले तरी न्यांना पराजित धार असलेले परशु, बाणांचीं फले आणि करण्याचें मनांत आणावें. युधिष्ठिरा, जिकडे ढाळी हांचीं अनेक प्रकारे योजना करावी. वायु, शुक्र अथवा सूर्य असेल तिकडे जय कवाइतीत उपयोग करून पाहिलेलीं शब्दें असतो. पण ह्या तिहीपैकीं पूर्वीपूर्वीच्याला असावीं व कृतनिश्चय असणारे योद्धे असावे. जास्त श्रेष्ठत्व आहे. चिखल, पाणी व॒ टेकळे चंत्री किंवा मार्गशीर्षी पौणिमेस शत्रूवर संन्यासांनीं रहित आणि अमर्यादित असेंच अश्वांचे पाठविणे प्रशंसनीय होय. कारण, त्या वेळी रहाण्याचें ठिकाण असणे प्रशस्त होय, असे धान्यांचे पीक आलेले असते, भूमिही जल-युद्धप्रवीण लोक म्हणतात. चिखल व सांच-संपन्न असते, आणि अतिशय शीतली नव्हे खळगे नसलेली जागा रथाला योग्य होय. आणि उण्ही नव्हे असा काल असतो. म्हणून लहान लहान झुडपे, मोठे गवत आणि उदक नच त्या वेळीं शत्रूवर स्वारी करावी; अथवा असलेली भूमि गजारूढ होऊन युद्ध करणा-शत्रु संकटात असेल त्या वेळीं करावी. शत्रूना न्यास योग्य होय. दिवस चांगल्या प्रकारचे पीडा देण्याला पूर्वी सांगितलेले योग फार असतील तरच सैन्यामध्ये रथ आणि अश्व चांगले असतात. जल व तृण द्यांनीं युक्त विपुल असणे योग्य आहे; व वर्षाकाल असलेल्या सपाईच्या आणि वनामध्ये वास्तव्य करणाऱ्या निपुण अशा हेराना न्यांच्या आस-पासच्या प्रदेशाची माहिती आहे अशा मार्गानें जाणे प्रशस्त होय. अरण्यवासी हेर असल्या-सैन्याची योजना करावी. अशा प्रकारचा विचार वांचून मृगसमुदायाप्रमाणे अरण्यांतून जाता करून उत्तम तिथि व चांगले नक्षत्र द्यांजवर येणे शक्य होणार नाही. म्हणूनच विजया-जो ब्राह्मणादिकांचे आशीर्वाद घेऊन प्रथाण भिलार्षी राजे सैन्यामध्ये न्यांची योजना करि-करितो, वैसैन्याची योजना उक्कट प्रकारे करितो, तात. अधाडीला कुलीन आणि शक्तिमान त्याला सौंदर्य जय मिळतो. झोपीं गेलेले, तृष्ण-पुरुषांचे संन्य असावे; व जलसंपन्न असून क्रांत शालेले, दमलेले आणि अस्तायस्त शा-ज्याच्या सभोवतीं मैदान आहे असा दुर्ग हेंलेले जे लोक, त्यांजवर प्रहार करूं नये. बाण वसतिस्थान असावे. कारण, त्यामुळे शत्रूच्या सोडते वेळीं, गमनकालीं, स्थानांतर करते वेळीं स्वारीला प्रतिबंध होतो. मैदानाहून अरण्याचे आणि अन्नपानाच्या वेळीं शस्त्रपात करूं नये. साक्षिध वरे. कारण त्यामध्ये अनेक गुण अत्यंत विद्ध केलेले व आपणास विद्ध करूं आहेत, असे युद्धप्रवीण लोकांचे मत आहे. लागल्यामुळे त्याची फेड करण्यासाठों विद्ध दुर्गाच्या जवळच सैन्याचा तळ असावा. सैन्याची केलेले, ठार केलेले, अत्यंत क्षीण दरेश पोहो-द्यावणी देणे, पायदळाचे गोपन करणे, चविलेले, अविश्वासाने फसलेले, उद्योग कीत आणि शत्रु येतांच त्याजवर उलट मारा करणे असलेले, गुप्त उपायांच्या योगाने ताप दिलेले, हंच संकटनिवृत्ति करण्याचे मुख्य साधन सैन्याच्या बोहेर कार्यातरासाठीं संचार करणारे, आहे. आपल्या पाठीमार्गे सप्तर्षि येतील अशा त्रृणादिक आणणारे, वसतिस्थानाकडे चाललेले,

कुलपरंपरेन आलेल्या द्वारपालपदावर असून त्याच्या अधिकाराच्या अनुरोधाने वागणारे, आणि राजाच्या अथवा अमात्याच्या द्वारामध्येहोऊन राहिलेले जे लोक, त्यांजवरही शक्षपात कळून नये. जे सैन्य पुरुष शक्तात व फाटाफूट झालेले सैन्य पुन: जुळवू रक्तात, त्या लोकांना आपल्या बरोबरीचे अन्नपान देऊन वेतन-ही दुप्पट घावे. सैन्यामध्ये दहा लोकांचे व हजार लोकांचे आधिपत्य घावे. युद्धास हास्तव आम्ही शत्रूंचा पराजय करीत असतां जाण्याच्या वेळी सैन्यांतील सर्व मुख्य मुख्य त्यांच्याकडून वध झाल्यामुळे जरी संग्रामामध्ये लोकांना एकत्र करून त्यांना सांगावे की, मरण पावलो, तरीही आम्हांला सद्गति मिळेल.” विजयाविषयी आम्हांला संशय आहे, म्हणूनच असे सांगितल्यानंतर शपथ वाहून जीविताची संग्रामामध्ये आम्हीं परस्परांचा त्याग करितां कामा पर्वा न करणार व भािीचा लेशींही न बाळग-नये. ज्या कोणाला भीति वाटत असेल, त्याने यारे शूर पुरुष शत्रुंसैन्यामध्ये प्रवेश करितात. येथूनच परत जावे. जे लोक संग्राम करीत असतां अधार्डीस ढाळी आणि तरवारी असलेल्या पुरु-आपल्यांतील मुख्य पुरुषांचा शत्रूकडून वध घांचे सैन्य व पिछाडीस छकडे असून मध्य-होऊ देतील, ते शत्रूंनी हल्ला केला असतां भागीं कुटुंबांतील मनुष्ये ठेवावीं. शत्रूवर उलट त्यांचा पराजय अथवा वध करून शक्तानांना नाहीं. मारा करण्यासाठी, त्या टिकाणीं जे मुख्य संग्रामांतून पलायन करणारा मनुष्य स्वतःचा मुख्य वृद्ध असतील, त्यांनी प्रोत्साहन घावे. आणि स्वपक्षाचा नाश करितो. पलायन केले जे बलाढ्य, संमाननीय आणि बुद्धिमान् योद्धे असतां कीर्ति मिळत नाहीं इतकेंच नव्हे, तर अधार्डीस असतील, त्यांनी प्रथम व त्यांच्या अपकीर्तिही होते, व द्रव्यनाशहोऊन मरणप्राप्त अनुरोधाने इतर लोकांनी चाल करावी. हा दुःखही होते. पलायन करण्याचा पुरुषविषयीं वेळी भीरु लोकांना देखील प्रयत्नपूर्वक प्रोत्साकर्णकठोर व म्हणूनच दुःखदायक असे शब्द हन घावे. कारण, आपल्या सैन्याचा समुदाय लोक उच्चारीत असतात. दांत आणि ओठ मोठा आहे एवढे दिसण्यासाठीं तरी त्यांनी हांचा विव्हंस झालेला, सर्व प्रकारच्या आयु-धांचा त्याग केलेला आणि शत्रूंनी चोहोकडून घेरलेला जो योद्धा, त्याची दशा आमच्या शत्रुंनाच प्राप्त व्हावी. युद्धांतून पराङ्मुख होणारे जे लोक, ते नराधम असून केवल विस्तार करावा. पुष्कळ लोकांशीं युद्ध करालोकसंख्या वाढविणारे मात्र आहेत. त्यांचा इह-वयाचे असल्यास, ज्यांचे सैन्य थोडे असेल लोकीं अथवा परलोकांही कांहीं उपयोग नाहीं. त्यांनी आपल्या सैन्यांत सूचीमुख व्यूहाची

योजना करावी. शत्रुवर चाल करून गेल्यानंतर, ह्या देशांतील व मध्ये रेच्या आसपास रहाणारे आपला उत्कर्ष असौ अथवा अपकर्ष असौ लोक बाहुयुद्ध करण्यामध्ये प्रवीण असतात. आणि सत्य असौ अथवा असत्य असौ, हात दक्षिणात्य लोक हातीं खडग घेऊन युद्ध वर करून “शत्रूंचा पराजय झाला, मला करितात. हें जें मीं सांगितले, तें बहुतेक तसे साहाय्यकर्त्या सेन्याचें पाठबळ येऊन पोहों-होणारें आहे. महाबलाढ्य व अत्यंत धैर्यसंपन्न चलें! आतां आपण निर्भयपणे प्रहार करा!” असे व प्रायः प्रस्त्यात असणारे वीर सर्व देशां-असौ ओरडून बोलावें; म्हणजे प्रोत्साहन मिळामध्ये उत्पन्न होत असतात. त्यांची लक्षणे मी ल्यामुळे अधिक बळ चढून भयंकर शब्द करीत सांगतों, ऐक. सिंह अथवा व्याघ्र हांच्याप्रमाणे करीत वीर लोक शत्रूंना फीडित करितात. ह्या नेत्र व मति असलेले व पारवे आणि वेळीं सिंहनाद व कलकलात चाललेले असावे, कुलिद पक्ष्याप्रमाणे दृष्टि असलेले सर्व शूर आणि करकच, गोशंग, दुंदुभी, मृदंग व पणव शत्रूंचा धुत्ता उडवून देणारे असतात. मृग-हांचा अधार्डीच्या लोकांकडून ध्वनि करवावा. प्रमाणे स्वर, व्याघ्राप्रमाणे नेत्र आणि वृषभाप्रमाणे दृष्टि असणारे लोक आवेशसंपन्न असतात. कुद्र घेठेप्रमाणे स्वर असलेले लोक कोपिष्ठ, प्रमादशील आणि मूर्ख असतात. मेघाप्रमाणे आवाज असलेले, चर्या कुळ दिसणारे आणि

अध्याय एकशें पहिला.

—००—

शरांचीं लक्षणे.

युधिष्ठिर विचारातो:—हे भरतकुलोत्पन्ना, उट्टूतुल्य असणारे आणि नासिकाघ व जिब्हा कोणत्या स्वभावाचे, कोणत्या प्रकारचे आचरण वक असणारे लोक दूर जाऊ शकणारे व शत्रू-असलेले, कोणत्या प्रकारचे कवच धारण कर-वर अत्यंत तुडून पडणारे असतात. मार्जारा-णारे व कोणत्या प्रकारचे शस्त्र य्रहण करणारे प्रमाणे शरीर असलेले, कुबडे, विरल केश योद्दे युद्ध करण्याविषयीं समर्थ असतात?

भीम सांगतात:—संग्रामामध्ये कुलपरंपरे-कर्म करणारे, चलाव आणि शत्रूंनीं आकांत प्रमाणे अथवा देशाचाराप्रमाणे ज्याचे ज्या करण्यास अशक्य असे असतात. घोरपडी-प्रकारचे शस्त्र आणि वाहन असेल, त्याला त्या प्रमाणे डोळेझांक करून असणारे लोक प्रकारचे कार्य दिले पाहिजे. कारण, तशा स्वभावाचे कोमल असतात. ज्यांचा आवाज प्रकारचा आचरण असल्यामुळे तो वीर तशा रीतीनं कार्य करून शकतो. गांधार, सिंधु आणि तडीस नेणारे असतात. ज्यांचे अवश्यक घटलेले सौंवीर हे लोक भीरु नसून अत्यंत बलवान असून शरीर उत्कृष्ट, छाती विशाल आणि असतात. ते वावनखे आणि इटे हांच्या योगाने बांधा उत्तम असतो, व जे रणवाद्यांचा गजर युद्ध करण्यातं कुशल असतात; आणि त्यांचे होतांच अत्यंत क्षुध होऊन जातात, आणि सन्य सर्व युद्धांतून पार पडणारे असते. उशी-नर देशांतील लोक सर्व शस्त्रामध्ये निष्णात खोल गेलेले अथवा अगदी वाहेर आल्यासारखे आणि बलाढ्य असतात. प्राच्य देशांतील लोक किंवा पिंगट वर्णाचे अथवा मुंगसासारखे अस-मायावीपणाने युद्ध करणारे असून गजयुद्धा-मध्ये निष्णात असतात. यवन आणि कांबोज लोक शूर आणि संग्रामांत शरीराची पर्वा न

करणारे असतात. दृष्टि वक्र, ललाटप्रदेश उंच आणि हनुवटी मांसशूल्य असून वज्राप्रमाणे बाहु असलेले व अंगुलीवर चक्र असणारे, कृश, आणि शिरांनी शरीरव्याप्त असलेले वीर संयामाचा प्रसंग येऊन ठेपतांच आवेशाने त्यांत शिरतात; आणि ते मदोन्मत्त झालेल्या गजांप्रमाणे शत्रुंनी आक्रांत करण्यास अशक्य असतात. ज्यांच्या केशांच्या अग्रास फांटे फुटलेले असून त्यांच्यावर एक प्रकारचे तेज दिसते, व ज्यांचे पार्श्वभाग व हनुवट ही स्थूल असून स्कंधप्रदेश उंच, कंठ स्थूल, पोटन्या मोठ्या चर्या विक्राण्ट असते; जे गहुडाप्रमाणे उड्डाण करणारे व सुंदर कंठ, वायोळे मस्तक, विशाल मुख असणारे अथवा मार्जाराप्रमाणे मुख असणारे व स्वर उग्र असलेले असतात, ते सर्व कोपिष्ठ आणि वादादिकांनी गर्जना होतांच संग्रामामध्ये सरसावून जाणारे असतात. धर्म न जाणणारे, गविष्ठ, भयंकर कर्मे करणारे व दिसण्यांतही भयंकर दिसणारे भिल इत्यादि लोक हे सर्व शरीराची पर्वा न करणारे व संग्रामांतून परा वृत्त न होणारे असतात. सैन्यामध्ये, धर्मज्ञान नसलेल्या व शिष्टाचारालाही सोडून वागणाऱ्या ज्या वीरांवर शत्रूंचा प्रहार होत असेल आणि जे शत्रूंचा वधही करीत असतील, त्यांचा सौंदर्य बहुमान करावा. हांच्यार्थी सामोपचाराने वागल्यास पराभव होत नाही. हे लोक राजावदेखील वारंवार कोप करीत असतात.

अध्याय एकशें दुसरा.

—::—

विजयाचीं लक्षणे.

युधिष्ठिर विचारतोः—हे भरतकुलश्रेष्ठा, विजयशील सैन्याचीं उत्कृष्ट प्रकारचीं लक्षणे कोणतीं हें जाणण्याची मला इच्छा आहे.

भीष्म सांगतातः—हे भरतकुलश्रेष्ठा, विजय-

शील सैन्याचीं जीं उत्कृष्ट लक्षणे असतात, तीं सर्व मी तुला सांगतों. युद्धापूर्वी दैवाचा कोप झाला असतां व मनुष्यालाही कालाची प्रेरणा झाली असतां, ज्ञानास साधनभूत व म्हणूनच दिव्य अशा दृष्टीने विद्रान् लोक त्याजविषयींचा सर्व वृत्तांत जाणू शकतात; आणि नंतर तज्ज लोक त्याविषयीं प्रायश्चित्त, जप, होम आणि मंगलकारक विधि करून अनिष्टाचा नाश करितात. म्हणूनच, दैवज्ञ आणि यज्ञादि करणारे पुरोहित हे राजापार्शीं असावे. हे भरतकुलोत्पन्ना, ज्या सैन्यांतील योद्धांचीं आणि वाहनांचीं अंतःकरणे उत्साही असतात, न्याला खात्रीने अत्यंत जय मिळतो. सैन्याच्या अनुकूल दिशेने वारा वहात असेल, इंद्रधनुष्ये रडलीं असतील, मेघही त्याच्या मागोमाग घावत असतील, सृष्ट्यकिरणही अनुकूल असतील, गोमायु (कोळ्हे) आणि बलयुक्त गृध्र हे अनुकूल दिशेने जाऊन जर सैन्याचा जणू बहुमानच फरीत असतील, तर युद्धामध्ये अत्यंत उत्कृष्ट कारची सिद्धि मिळते. अग्रीची कांति प्रसन्न, करणे ऊर्ध्वांगामी आणि ज्वाला दक्षिणावर्त असून धूर मुळीच नसणे आणि आहुतीचा विवित सुंगांध सटणे हें पुढे मिळणाऱ्या विजयाचे पूर्वसूप होय असे सांगितले आहे. ज्या इन्यांत गंभीर शब्द चाललेले असतात, व नंतर ध्वनि असलेल्या दुंदुभीचा आणि शंखांवा ध्वनि चाललेला असतो, व योद्धेही युद्धाची इच्छा करणारे आणि माधार न घेणारे असतात, ते सैन्य म्हणजे पुढे मिळणाऱ्या विजयाचे मूर्तिमंत स्वस्पन्द होय असे सांगितले आहे. युद्धास निघालेल्या अथवा जाणार असलेल्या झोकांच्या पाठीमागच्या बाजूस आणि डाव्या बाजूस हरिण असावें; उजव्या बाजूस असलेले हरिण हे वध करण्याची इच्छा असलेल्या लोकांस फलप्राप्ति होईल असे सुचितात व

अग्रभागीं असलेले मृग गमनाचा निषेध करि- हरिणसमूहासारखी असते; अर्थात् हरिणांपैकी नात; हंस, क्रौच, शतपत्र आणि चाष पक्ष्यांनी एक पळूऱ लागला कीं ज्याप्रमाणे दुसराही त्यांमंगलकारक ध्वनी करणे व योद्ध्याचाने धैर्यसंपन्न च्या मागून पळूऱ लागतो, त्याप्रमाणेच सैन्यांतील आणि आनंदित असणे हे पुढे होणाऱ्या विज- एक पुरुष सैन्य सोडून निघून गेला कीं त्यायाचे पूर्वरूप होय. उक्कट प्रकारच्या किरणांनी च्या मागून दुसराही जाऊऱ लागतो. परस्परांचे युक्त अर्थीं शस्त्र, यंत्रे, कवचे आणि ध्वज व बल ओळखवणारे, आनंदित असलेले, प्राणाची तरुण योद्ध्यांची मुखकांति हांच्या योगाने पर्वा न करणारे आणि दृढनिश्चयी असे केवळ देवीप्रथमान् व म्हणूनच प्रतिपक्ष्यांनी अवलोकन पन्नासही शूर पुरुष असले तरी ते शत्रूंच्या करण्यासही अशक्य अशी ज्यांची सेना असेल, सैन्यास ठार करून सोडतात. इतकेच नव्हे, ते शत्रूंचा पराजय करू शकतात. शुश्रूषा कर- तर परस्परांशीं मिळून वागणारे, दृढनिश्चयी, णारे, अभिमानी, परस्परांशीं मैत्री असलेले कुरुलीन आणि संमानीय असे पांच, सहा आणि शुचिर्भूत असे योद्धे असणे हे प्राप्त अथवा सात योद्धे असले तरीही ते शत्रूंना पुरे होणाऱ्या विजयाचे पूर्वरूप होय. शब्द, स्पर्श पराजित करून सोडतात. जर इतर उपायांनी आणि गंध हांचा प्रसार व योद्ध्यांमध्ये धैर्य- कार्य होणे शक्य असेल, तर युद्ध करण्याचे चा संचार असणे हे भावी विजयाचे मुख होय. केवळाही मनांत आणु नये. कारण साम, भेद संग्रामामध्ये प्रविष्ट झालेल्या पुरुषाच्या वाम- आणि दान हांच्यानंतरचा उपाय युद्ध हा भागीं व प्रवेश करू इच्छिणाऱ्याच्या दक्षिण- आहे. सैन्य दृष्टीस पडतांच, ज्याप्रमाणे जाज्वल्य-भागीं काक असणे इष्ट होय. तो पृष्ठभागीं अस- मान अशा वाचाची त्याप्रमाणे भित्या लोल्यास कार्यसिद्धि करितो व अग्रभागीं अस- काना त्याची भीति वाढूऱ लागते, आणि आतां त्यास कार्याचा निषेध करितो.

हे कोणावर तुटून पडेल असे विचार त्यांच्या

सामोपचारादिकांचे महत्त्व.

मनांत येऊ लागतात. संग्रामाचा प्रसंग जवळ

युधिष्ठिरा, तू प्रचंड चतुरंग भेनेचे पोषण येऊन ठेपला आहे असे कलून येतांच जे करून प्रथम सामोपचाराचेंच वर्तन ठेव; आणि लोक त्याजवर उलट चालून जातात, त्या त्याचा उपयोग न होईल तर युद्धाविषयींचा योद्ध्यांच्या अवयवांना आणि विजयेच्छु प्रयत्न कर. कारण, हे भारता, युद्धांतील जय अशा इतरही योद्ध्यांच्या गरीराला धर्म सुट्यो. हा निकृष्ट प्रतीचा आहे. तो साहजिक रीतीने तसेच, राजा, संग्रामप्रसंग जवळ येतांच स्थावर-अथवा दैवयोगाने मिळतो असे तज्ज्ञ लोकांचे जंगमांसह सर्व प्रदेश पीडित होऊन जातो; व मत आहे. जलाचा प्रचंड वेग अथवा त्रस्त असांच्या तापाने संतप्त होऊन गेलेल्या प्राण्यां-झालेले मोठमोठे हरिण हांच्याप्रमाणे पराजित ची मजा क्षीण होऊन जाते. परपक्षाच्या होऊन पलायन करू लागलेल्या सैन्याचे निवा-योद्ध्यावर क्रीयप्रिंति सामोपचाराचा पुनःपुनः रेण करणे अत्यंत अशक्य आहे. योद्धे जरी प्रयोग करावा. शत्रूकडून चोहीं वाजूनीं पीडा जाते असले, तरी दुसरे युद्धांतून पराजय होऊऱ लागली म्हणजे ते संधि करू लागतात. पावून जाऊ लागले म्हणूनच निघून जाऊ शत्रूंचे जे अगदीं खासगी लोक असतील त्यां-लागतात, -त्याला कांहीं कारणही नसते. च्यामध्ये फाटाफूट करण्यासाठीं गुप्त हेरांचा अत्यंत बलसंपन्न असणारी प्रचंड सेना ही प्रवेश करावा. जो राजा शत्रूहून अत्यंत श्रेष्ठ

असेल त्याच्याशीं संघि करणे प्रशस्त होय. रच्या पुरुषाचा वध होणे योग्य नाही; संग्रामारण, तसें केल्यावांचून, शत्रूसहवर्तमान त्या-मापासून परावृत्त न होणारे उक्तुष्ट योद्दे च्या इतर योद्ध्यांलाही प्रतिवध होईल अशा अत्यंत दुर्लभ होत. म्हणूनच संग्रामध्ये रीतीने पीडा देतां येणे शक्य नाहीं.

आतां, शत्रूला त्याच्या अपराधाबद्दल क्षमाच कां करू नये, असें तूं म्हणशील; पण क्षमा ही सज्जनावर करावयाची असते, ती असज्जना-ठार करण्याच्याचा बहुमान करावा. प्रहार करकडे केळाहीं जात नसते. हे कुंतीपुत्रा, क्षमा आणि अक्षमा ह्यांचे कारण तुला सांगतो, एक जो राजा शत्रूवर विजय मिळविल्यानंतर त्याला क्षमा करितो, त्याची कीर्ति वाढते; व तो मोठा अपराधी असला तरी शत्रुही त्याजवर विश्वास ठेवितात. शत्रूला जर्जर करून सोड-त्यानंतर मग क्षमा केलेली चांगली, असें वेदवेचे लोक ह्या आचरणाची प्रशंसा करीत नाहीत विश्वास ठेवून लागतात; आणि अशा रीतीने कोणत्याही स्थिरीत सामोपचाराचे आचरण घेतो; त्याला कोणत्याही प्रकारची भीति रहात नाहीं; आणि, हे भारता, त्याजवर सर्व लोक वेदवेचे लोक ह्या आचरणाची प्रशंसा करीत नाहीत विश्वास ठेवून सेवा करून लागलेल्या त्या दिलेले नाहीं. म्हणूनच, ज्याप्रमाणे दुर्वतीनी लोकांचा पुढे करादिग्रहणाच्या योगाने उपभोग पुन्हांचा नियह करावयाचा, त्याप्रमाणे क्रोध न घेतां येणे शक्य होते. म्हणूनच, ज्या राजाला करितां आणि विनाशही न करितां शत्रूंचा पृथ्वीचा उपभोग घेण्याची इच्छा असेल, त्याने नियह करावा. युधिष्ठिरा, राजा कडक असला सर्व लोकांच्या ठिकाणीं विश्वास उत्पन्न करून म्हणजे तो लोकांच्या द्वेषास पात्र होतो, व्यांचे निष्कपटपणे सर्व प्रकारे संरक्षण करावे. व मृदु असला म्हणजेही लोक त्याचा अपमान करितात. म्हणूनच, प्रसंग पाहून मृदुत्व आणि तीव्रता ह्या दोहोचेही अवलंबन करावे. युधिष्ठिरा, शस्त्रपात करण्यापूर्वी व तो चालू असतांही प्रिय भाषण करावे; आणि प्रहार केल्यानंतर शोक केल्यासारखे अथवा रोदन केल्यासारखे दाखवून कारुण्य प्रकट करावे. “माझ्या लोकांकडून संग्रामात आपल्यावर शस्त्रप्रहार झाला हैं मला इष नाहीं. पण काय करावे! मी पुनःपुनः सांगितले तरी ते माझ्या सांगण्याप्रमाणे वागत नाहीत. खरोखर, योद्धा जिवंत असावा. अशा प्रका-

रमापासून परावृत्त न होणारे उक्तुष्ट योद्दे अत्यंत दुर्लभ होत. म्हणूनच संग्रामध्ये ज्याने ह्या योद्ध्याचा वध केला असेल त्याने माझे अप्रिय केले आहे!” असे बाहेर उद्धार काढावे आणि अंतस्थ रीतीने शत्रूंना ठार करण्याच्याचा बहुमान करावा. प्रहार करणारे आणि ज्यांच्यावर प्रहार झाला असेल ते लोक ह्यांच्याशीं अपराधी मनुष्यासारखे वर्तन ठेवावे. लोकप्रीति संपादन करण्यासाठी, ज्यांचा वध झाला असेल त्यांच्यासंबंधाने हात वर काढून विलापही करावा. सारांश, अशा रीतीने कोणत्याही स्थिरीत सामोपचाराचे आचरण घेतो; त्याला कोणत्याही प्रकारची भीति रहात नाहीं; आणि, हे भारता, त्याजवर सर्व लोक वेदवेचे लोक ह्या आचरणाची प्रशंसा करीत नाहीत विश्वास ठेवून लागतात; आणि अशा प्रकारे आणि सत्पुरुषांनीही असें उदाहरण घालून विश्वास ठेवून सेवा करून लागलेल्या त्या दिलेले नाहीं. म्हणूनच, ज्याप्रमाणे दुर्वतीनी लोकांचा पुढे करादिग्रहणाच्या योगाने उपभोग पुन्हांचा नियह करावयाचा, त्याप्रमाणे क्रोध न घेतां येणे शक्य होते. म्हणूनच, ज्या राजाला करितां आणि विनाशही न करितां शत्रूंचा पृथ्वीचा उपभोग घेण्याची इच्छा असेल, त्याने नियह करावा. युधिष्ठिरा, राजा कडक असला सर्व लोकांच्या ठिकाणीं विश्वास उत्पन्न करून म्हणजे तो लोकांच्या द्वेषास पात्र होतो, व्यांचे निष्कपटपणे सर्व प्रकारे संरक्षण करावे.

अध्याय एकशे तिसरा.

—::—

इंद्रबृहस्पतिसंवाद.

(शत्रूंशीं ठेवावयाचे वर्तन.)

युधिष्ठिर विचारतोः—हे पितामह, ज्याच्या रोदन केल्यानंतर शोक केल्यासारखे अथवा करावे. “माझ्या लोकांकडून संग्रामात आपल्यावर शस्त्रप्रहार झाला हैं मला इष नाहीं. प्रकारचे वर्तन ठेवावे तें सांगा. भीम सांगतात:—युधिष्ठिरा, ह्याविष्यां वृहस्पति आणि इंद्र ह्यांचा संवादरूपी एक प्राचीन इतिहास सांगत असतात. तो असा-

पूर्वी शत्रुवीरनाशक देवाधिपति इंद्र बृहस्पती- ग्राहूं नये, तर जागृत रहोवे. कारण, ठिण-
जवळ गेला; व हात जोडून त्याला प्रणाम करून शत्रुंचा जसा अशी होतो, तसा पीडित केलेला
विचारूं लागला.

इंद्र म्हणाला:—हे ब्रह्मन्, मी निरलसपणे शत्रुंचा नये, तर जागृत रहोवे. कारण, ठिण-
आपल्या शत्रुविषयीं कोणत्या प्रकारचे वर्तन तर, हे प्रभो, कारस्थान जाणणाऱ्या महात्या
ठेवो? आणि कोणत्या उपायाच्या योगाने अमात्याच्या साहाय्याने काय करावयाचे तं
त्याचा उच्छेद न करितां निश्रह मात्र करून ठरवून, कांहीं द्रव्य देऊन विश्वास दाखवून
शकेके? सेनेशीं सेना नेऊन भिडवून युद्ध शत्रुला वश करून घ्यावे; व तो पराजित
केल्याने जय निश्चयाने भिक्षेल, पण ते नको केलेला नाहीं हे अंतःकरणांत ठेवून, त्याची
आहे. मीं काय केले असतां देवीप्रामाणू व प्रताप- उपेक्षा आणि अवज्ञा केली जात आहे असे
संपन्न अशा हा लक्ष्मीचा त्याग होणार नाहीं? वाहेर दाखवावे. पुढे त्याचे पाय किंचित डळ-

इंद्राचे हें भाषण ऐकून, धर्म, अर्थ आणि मळूं लागले की संधि पाहून त्याजवर प्रहार
काम ह्यांमध्ये निष्णात, बृद्धीची उन्नृष्ट प्रकारे करावा. तसेच, विश्वासाचे काम करणाऱ्या
स्फीति असलेला व राजधर्माच्या विधीचे ज्ञान हेराकडून त्याच्या सैन्यात फंदफितूर करावा.
असलेला बृहस्पति इंद्रास उन्नर देऊ लागला. क्रार्याचा आरंभ, मध्य आणि शेवट कसा

बृहस्पति म्हणाला:—कलह करून शत्रुंचा असावा, ह्याचे ज्ञान असलेल्या राजाने शत्रु-
निश्रह करण्याची केवळांही इच्छा करूं नये. विषयींचा द्रेष अंतःकरणांत गुप ठेवावा; व
कारण, क्रोध आणि असहिष्णुता ह्यां; अवलं- प्रमाण असल्यामुळे, जाणूनबूजून शर्दूचे सैन्य
बन केवळांही अज्ञ लोकांनीच करावयाचे आहे. दूपित करून सोडावे; भेद, वान आणि औषधे
शत्रूंचा वथ करावयाची इच्छा असेल त्यांने ह्यांची त्याजवर योजना करावी. तथापि अशा
अमुक माझा शत्रु आहे असे केवळांही प्रकट रीतीने शत्रुंचीं संसर्ग करणे अभीष्ट समजूं नये.
करूं नये. क्रोध, भीत आणि आनंद ह्या चिरकालपर्यंत संधि साधण्याची वाट पहात
सर्वांचे अंतःकरणामध्ये नियमन करून, विश्वास रहावे, पण शत्रु ठार करावेतच. संधि येण्याची
ठेवणाऱ्या पुरुषप्रमाणे पण वस्तुतः विश्वास न वाट पहात राहून शत्रूंचा आपल्यावर विश्वास
ठेवतांच शत्रुंचीं व्यवहार ठेवावा. सदैव प्रिय बसेल अशा प्रकारच्या आचरणाने कालक्षेप
भाषणच करावे. कोणत्याही प्रकारचे अप्रिय करित असावे; शत्रुवर एकदम शस्त्रप्रहार करूं
आचरण करूं नये. शुष्क कलह करण्याचे सोडून नये; विजय मिळणे अनिश्चित आहेहे लक्ष्यात
यावे आणि कंठशोषही करून घेऊ नये. ठेवावे; शत्रुंस होणारी पीडा कमी होऊ देऊ
ज्याप्रमाणे पक्षिवंधनावर उपर्जीविका करणारा नये; व कठोर शब्दांनी त्याच्या अंतःकरणास
पुरुष ते कार्य करूं लागण्याच्या वेळीं पक्ष्या- छिद्रेही पाढू नयेत; पण संधि आली कीं त्याज-
सारखा आवाज काढून त्यांना आपल्या हस्त- वर शस्त्रपात केल्यावांचून राहूं नये. कारण, हे
गत करून घेतो, त्याप्रमाणेच, हे इंद्रा, स्वकार्य देवाधिपते. शत्रुंचा वथ करूं इच्छिणाऱ्या पुरु-
करण्याविषयीं प्रवृत्त झालेल्या राजाने शत्रुंना वांना तसे करण्याची संधि पुनः पुनः येत नाहीं.
वश करून नंतर त्यांचा वथ करावा. शत्रुंना संधि येण्याची प्रतीक्षा करणाऱ्या मनुष्याने आले-
पीडा देणाऱ्या राजाने सदैव स्वस्थ झोऱ पेत लीं संधि जर दवडली, तर स्वकार्य करूं इच्छिणाऱ्या

त्या पुरुषाला तशा प्रकारची संधि पुनरपि देखील संसर्ग ठेवावा. त्याच्या अंतःकरणांत प्राप होणे अशक्य असते. शत्रु जर अवेळीच आपल्याविषयी केव्हाही शंका येऊ देऊ नये. आपल्यावर चालून आला, तर त्या वेळी आपले संशय येण्याचीं जी स्थाने असतील त्यांचा सामर्थ्य बाजूला ठेवावें; आणि सुज्ञ पुरुषांना सर्वथैव त्याग करावा. त्या शत्रूवर मात्र राजाने संमत असलेल्या मार्गाचे अवलंबन करून कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवू नये. अवमान त्याला आपला मित्रच करून घ्यावा, पीडा क्षालेले राजे हा गोटीविषयीं जागरूक असतात. कोणत्याही प्रकारे देऊ नये. काम, कोथ आणि अर्थात् शत्रूंचा विश्वास आपल्यावर बसवून अहंकार हांचा त्याग करून एकाग्रपणे पुनः घेण्याविषयीं दक्ष असतात; पण आपण मात्र पुनः शत्रूंच्या छिद्रांचा शोध करीत रहावें. त्यांजवर विश्वास ठेवीत नाहीत. हे सुरथेषा

हे सुरथेषा इंद्रा, मृदुत्व, दंड, आलस्य, इंद्रा, नानाप्रकारचे आचरण करणाऱ्या राजांचे अनवधान आणि मायांचा उत्कृष्ट प्रकारे प्रयोग ऐरव्यं टिकणे हासारखे दुसरे दृप्तक असें हा गोटी ज्ञानसंपन्न नसणाऱ्या शत्रूला क्षीण कर्मच नाहीं. तथापि नानाप्रकारचीं आचरणे करून सोडतात. हा मृदुत्वादि चार गोटी नाम-करणाऱ्या अर्थात् अंतःकरण अस्थिर अस-शेष केल्या असतां व मायेचाही त्याग केला णाऱ्या राजांचाही उत्कृष्ट होत असतो असें असतां राजा शत्रूवर विचार न करितो प्रहार सांगितलेले आहे. हासाठीं, त्याने उद्योगाचे करण्याविषयीं समर्थ होतो. गुप्त कार्य एक-अवलंबन करून व मित्र कोण आणि शत्रु कोण द्यालाच करितां येणे शक्य असेल तेवढे करावें; हाचा विचार करून प्रयत्न करीत राहिले पाहिजे. तें सचिवावानाही कळू देऊ नये. कारण, सचिव इंद्रा, राजा मृद असला म्हणजे लोक लोक गुप्त गोष्ट दावूनही ठेवतात आणि पर-त्याचा अवमान करितात, आणि तो कडक सरांच्या कानावरही घालतात; त्यांत निय-असला म्हणजे उद्दिश होतात. म्हणून तूं केवल मितपणा नसतो. तें कार्य जर अशक्यच कडकपणानेही वागं नको व केवल मृदुत्वाअसेल, तर मग दुसऱ्याची संमति घ्यावी. चाही स्वीकार करू नको. तर प्रसंगानुसार शत्रु जर अप्रत्यक्ष अर्थात् डोक्यांआड-दूर कडकही हो आणि मृदुही हो. ज्याप्रमाणे पूर असतील, तर त्यांजवर ब्रह्मदंडाची अर्थात् येऊन पाणी वेगाने चोहांकडे पसरू लागल अभिचारादिकांची योजना करावी; आणि असतां त्याच्या प्रतिबंधार्थ घातलेला बांध जर ते प्रत्यक्ष असतील तर त्यांजवर कृत्तला असतां त्याचा नाश होणे निश्चित असते, चवुरंग सेनेची योजना करावी; प्रथम भेद ह्या ग्रन्थ्यां सदैव नष्ट होत असते. इंद्रा, पुष्कल उपायाची योजना करावी व स्वस्थही रहावे; हा उपायांचे अवलंबन करून क्रमाक्रमाने आणि उद्योगाचे अवलंबन करून, तो अनव-त्यांपकीं एककाचा विवृत्त करावा; आणि धानतेने वागत असतां अवधानपूर्वक त्याचा त्यांतनही अवशिष्ट राहिले तर त्यांच्याशी वध करण्याची संधि पहात रहावें. प्रणाम, अन्न-लक्ष्यपूर्वक वागावें. सामर्थ्य असले तरीही बुद्धिपान आणि मधुर भाषण हा उपायांनी शत्रूंरीं मात्र पुरुषांनं सर्वांशीच युद्ध करण्याचा प्रसंग

आणं नये. ज्या वेळीं अश्व, गज, रथ ह्यांनी त्यांची योजना होईल अशी व्यवस्था करि- परिपूर्ण, पायदळ आणि येंवे विषुल असलेली, तात. तसेच शास्त्रज्ञ, उक्त क्रष्ण प्रकारचे अलंकार आपल्यावर प्रेम करणारी, व रथ, अश्व, मृज, धारण करणारे, शास्त्रविधीवर लक्ष्य असणारे, पायदळ, कोश आणि वाणिज्यमार्ग ह्या सहा सुशिक्षित व सांगण्यास योग्य अशा गोटी अंगांनी युक्त असलेली प्रचंड सेना जवळ कथन करण्याविषयी चतुर असणारे जे पुरुष, असेल, व शत्रूपेक्षां आपला अनेक प्रकारे त्यांच्या द्वारानें शत्रूवर मृत्युकारक देवतेचा उत्कर्ष आहे अशी जेव्हांन सात्री होईल, तेव्हां प्रयोग करावा.

आपला अभिप्राय प्रकट करून निःशंकपणे इंद्र द्वाराणाला:—हे द्विजश्रेष्ठ, अंतःकरण शत्रूवर शस्त्रपात करावा. शत्रूशीं सदैव समोप- दूषित झालेल्या पुरुषाचीं लक्षणे कोणतीं, व चारानें वागणें योग्य नाही,—तर पूर्वी सांगितल्या तशा प्रकारचा पुरुष मला कोणत्या प्रकारे प्रमाणे त्याला गुप्तपणे शिक्षा केली पाहिजे. ओळखतां येईल, हे मी आपणास विचारीत आहें. त्याच्याशीं सदैव मृदुव्वानेही वागूं नये, व तरी आपण तें मला सांगावें.

सदैव त्याजवर स्वान्याही करीत राहूं नये; ब्रह्मस्ति द्वाराणाला:—दुष्ट पुरुष परोक्ष दुर्गुण त्याच्या राष्ट्रांतील धान्याचाही सदोदीत नाश सांगत असतो; सदगुणांचा मत्सर करितो; व करूं नये; जलादिकांमध्ये विषमित्रणही करूं दुसऱ्यांनी सदगुणांचा उच्चार केला तर तोंड नये, व त्याचें राष्ट्र, कोश, दंड इत्यादिकांची फिरवून उगीच वसतो. दुसरे कांहीं कारण व्यवस्था कशी आहे ह्याचाही विचार उघड नसतां गुणवाद गाण्याच्या वेळीं स्तन्ध वसणे रीतीनें सदैव करूं नये. शत्रूवर नानाप्रकारचे ह्यावरूनही दुष्टता ओळखावी. त्याच प्रसंगी मायावी प्रयोग करावे; त्याचा जो शत्रु असेल जोरानें श्वासोच्छ्वास करणे, ओठ चावणे आणि त्याला त्याजवर उठवावा व कपटाचेही आच- मत्सक हालविणे हींही दुष्टेचीं लक्षणे आहेत; रण करावे. पण त्यापासून कीर्तींस वाध येईल अतिशय संसर्ग ठेवणे पण परकीयप्रमाणे भाषण अशा रीतीनें मात्र कपटाचा प्रयोग करूं नये. करणे, प्रत्यक्ष करतो म्हणून सांगितलेले काम विश्वासू मनुष्याकडून, शत्रूंनी नगरावर अथवा पांडीमार्गे न करणे, समक्ष कांहींही भाषण न राष्ट्रावर ज्यांची योजना केली असेल अशा करणे, पंक्तीत न वसतां दुसरीकडे जाऊन पुरुषांना अनुकूल करून घ्यावे. हे बलवृत्र- भोजन करणे, आणि तसेच करण्याचा कोणी दैव्यनाशका इंद्रा, पूर्वी देखील, आप- निषेध करूं लागला तर “आज अशा प्रकारे ल्या नगरामध्ये योग्य अशा नीतीचा यथाविधि भोजन करणे बरोबर नाही” असे सांगणे हीं प्रयोग करणाऱ्या राजांनी त्या त्या ठिकाणी सर्व अंतःकरण दूषित झालेल्या मनुष्याचीं शत्रूंचा पाठलाग करून त्यांच्या नगरांतील सर्व लक्षणे आहेत. ह्यांशिवाय त्याचें वसणे, उपभोग्य वस्तु जिंकून घेतलेल्या आहेत. हे निजणे आणि चालणे ह्यावरूनही त्याच्या राजा, आपल्या अमात्यादिकांना गुप्तपणे द्रव्य अंतःकरणांतील भाव विशेषकरून ओळखिता देऊन, व त्यांचें वेतन बंद करून, ‘ते आप- येतो. मित्र पीडित झाला असतां आपण पीडित ल्या अपराधामुळे दूषित झाले आहेत’ असे होणे आणि तो आनंदित असतां आनंद होणे प्रसिद्ध करून व स्वपक्षाविषयीं सावध राहून हें मित्राचें लक्षण असून, त्याच्या उलट स्थिति चतुर राजे शत्रूंचीं नगरे आणि राण्ये ह्यांजवर असणे हें शत्रूंचें लक्षण होय. हे देवाधिपते,

मीं सांगितलेलीं एवढीचं लक्षणे तूं लक्ष्यांत मनुष्याला, धर्म आणि कर्तव्य हांचे ज्ञान ठेव. अत्यंत दूषित शालेल्या लोकांचा स्वभाव असणारे आपल्यासारखेच पुरुष आधारभूत बलवत्तर असतो, म्हणूनच तो गुप्त उत्तिं येत होत. विषयोपभोगापासून मनुष्य विरक्त झाचा नाहीं. हे देवश्रेष्ठ इंद्रा, शास्त्रतत्त्व श्रवण करून व व्याला ज्ञानरूपी द्रव्याची प्राप्ति झाली, म्हणजे तो प्रीति आणि शोक हांचा त्याग शालेल्या पुरुषांची हीं चिन्हे बरोबर रीतीने करून सुखानें उत्कर्ष पावूं लागतो. ज्यांचे सुख सांगितलीं आहेत.

अध्याय एकशें चौथा.

—०:—

काळकटृक्षीयोपाख्यान

(ऐश्वर्य नष्ट झालेल्या राजांचे वर्तन
व ऐश्वर्याची अस्थिरता)

युधिष्ठिर विचारतोः—धार्मिक राजाला पासून ब्रष्ट होऊन अशा स्थितीस येऊन दीन अमात्यांकडून पीडा होऊं लागली, व कोश व पीडित झालीं आहें. हास्तव, ब्रह्मन्, इहलोकी आणि शासनाधिकार हीं नष्ट झालीं, तर सुखां जें कांहीं दुसरे सुख असेल तें मला आपण संगा. च्या अभिलाषाने त्याने कोणत्या प्रकारचे द्याप्रमाणे कोसलाधिपति बृद्धिमान् राजपुत्र क्षेमदर्शी ह्याने भाषण केल्यानंतर, महातेजस्वी आचरण ठेवावें?

भीम सांगतातः—हे युधिष्ठिरा, ह्याविष्यां काळकटृक्षीय मुनि उत्तर देऊ लागले. हा क्षेमदर्शी राजाचा इतिहास सांगत असतात, मुनि ह्याणाले—आतां जो तुला विचार तो मीं तुला सांगतो; एक.

पूर्वी राजपुत्र क्षेमदर्शी निर्बल होऊन पाहिजे. कारण, ‘मी’ आणि ‘माझे’ ह्याणून काळकटृक्षीय नामक मुनीकडे आला, असें त्या जें कांहीं आहे, तें सर्व अशाख्यत आहे. तुला इतिहासांत सांगितलेले माझ्या ऐकण्यांत आहे. जें कांहीं आहे असें वाईत आहे, तें सर्व वस्तुतः दुःखदायक अशा विपत्तीमध्ये सांपडलेला तो नाहीं असें समज. कारण, असें ज्ञान झाले राजा त्या मुनीला वंदन करून विचारू लागला. असतां दुस्तर अशाही विपत्तीत सांपडलेला

राजा म्हणाला—हे ब्रह्मन्, संपत्तीचा अंश मनुष्य क्रेश पावत नाहीं. जें कांहीं झालेले मिळण्याला योग्य असणारा व तिजविषयीं पुनः आहे अथवा पुढे होणार आहे, तें झालेलेही पुनः प्रथल करणारा जो मजसारखा पुरुष, नाहीं आणि होणारही नाहीं, हें ज्ञान तुला त्याला जर राज्य मिळाले नाहीं, तर, हे साधु-झाले ह्याणजे तूं अधर्मापासून मुक्त होशील. श्रेष्ठ, मरण, दैन्यपूर्वक परकीयाचा आश्रय पूर्वीच्या राजसमुदायाकडे जें कांहीं होतें अथवा अथवा अशाच प्रकारचे दुसरेही कमीपणा त्यांच्याही पूर्वीपूर्वीच्या राजांकडे जें कांहीं आणणारें आचरण हांवांचून त्याने दुसरी कोणती होतं, त्याच्यार्थीं तुशा कांहीं संबंध नाहीं, हें गोष्ट केली पाहिजे तें मला सांगा. मानसिक ज्ञान झाले ह्याणजे त्याच्या अभावामुळे कोणाला अथवा इतर शारीरिक पीडेने ग्रस्त झालेल्या ताप होणार आहे? हे द्रव्यादि पदार्थ अस्ति-

त्वांत असले तरी नष्ट होतात व नसले तरीही होतें तें सर्व यत्न न करिता केवल कालगती-प्राप्त होतात. ह्यांविषयीं शोक केला म्हणून नेच प्राप्त झालेले होतें, आणि प्रचंड असा कांही ते संपादन करण्याचे सामर्थ्य येते असे कालच तें सर्व हरण करितो, असा मी विचार नाही. म्हणूनच कोणत्याही प्रकारे शोक करू करीत असतो. आणि, हे तपोधना, जेवढे नये. राजा, आज तुझा पिता आणि पितामह मिळेल तेवढावाचर उपजीविका करून, एखाद्या हे कोटे आहेत? आज ते तुश्या दृष्टीस पडत जलप्रवाहाप्रमाणे असणाऱ्या कालानें हरण केले नाहीत व तूंही त्यांच्या दृष्टीस पडत नाहीस. जाणारे जे तें राज्य, त्याचेच फल हा शोक स्वतः अशास्वत असल्याचे कळून येत असतां आहे हेही मी जाणत आहे.

तूं त्यांच्याबद्दल शोक तरी कशाला करितोस ? मुनि म्हणाले:—हे कोसलाधिपते, हा कारण, तेही तुझ्यासारखेच अशाख्वत भसा-द्रव्याची वास्तविक स्थिती करी आहे त्याचा वयाचे ! आणि तूं हें पक्के लक्ष्यांत ठेव की, सिद्धांत जाणून पुढे होणाऱ्या अथवा पूर्वी तुम्हे अस्तित्व कायमचे नाही. हे प्रजाधिपते, होऊन गेलेल्या स्थितीबद्दल कोणीही शोक मी, तूं, तुम्हे मित्र आणि तुम्हे शत्रु ह्या सर्वांचेही करू नये. म्हणूनच, सर्व गोष्टीविषयीं तूं अशा अस्तित्व अवश्य नष्ट होणार. इतकेच नव्हे, प्रकारे वाग. ज्या गोष्टी अवश्य मिळावयाच्या तर हें सर्व जग अवश्य नशा पावणार. आज असतील, तेवढाचांचीच इच्छा कर; अप्राप्य जे लोक विशीतिरिच्या आंत आहेत, ते सर्व गोष्टींची केवळांही इच्छा करू नको. ज्या गोष्टी असल्यामुळे जर मनुष्याला त्याचा त्याग करितां येणे शक्य नसले, तर हें माझे नव्हे असें वाळगळ नको. योग्य प्रकारे जेवढे काही मिळाले मानून आपले प्रिय करून घावे. जें पुढे प्राप्त आणि ज्या म्हणाल्या नाहींत त्यांबद्दल हळ्हळ असेल तेवढाच्या द्रव्यावर तूं आनंदाने रहा. होणार आहे तेही माझे नव्हे, व जे पूर्वीच नष्ट तुम्हे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे, जरी आज ज्ञाले तेही माझे नव्हे; 'देव बलवत्तर आहे व तूं संपत्तिशूल्य ज्ञाला आहेस तरी तुला त्यांम्हणूनच त्या योगाने सर्व कांहीं होणार, आपल्या पासून शोक होत नाहींना ? दुर्दुद्धि पुरुष पूर्वी संपन्न असून पुढे त्याचे ऐश्वर्य नष्ट ज्ञाले हाणजे संदेव विधात्याला दोष देत असतो; जरी द्रव्य मिळाले तरी त्या योगाने संतोष पावत नाहीं; आणि जे लोक श्रीमंत असतात त्यांना संपत्ति यिळणे अयोग्य आहे असें समजत असतो; अधिक योग्येतेचे लोक द्रव्यशूल्य असले तरीही व ह्या कारणांमुळेच त्याला पुनरपि अशा जिवंत रहातात आणि राज्यही करितात; तुझ्या-प्रकारचे दुःख प्राप्त होते. हे राजा, आपणच सारखे शोक करीत बसत नाहीत. म्हणूनच युक्त असलेले तुजसारखे अथवा तुजहून एव्यंग्यांमुळेच त्या लोकांहून अल्यंत श्रेष्ठ अथवा निदान ईर्ष्या आणि अभिमान हाणीनी युक्त असतात. पण, हे कोसलाधिपते राजा, तूं तसा मत्तरी नाहींस न ? तजपाशीं जरी संपत्ति नमाली

राजा महाला:—हे द्विज, माझे जे राज्य तरी दुसऱ्याची सपत्नि तूं सहन कर. चतुर लोक

दुसरीकडे ही असणाऱ्या संपत्तीचा सदा उपभोग त्यांचे दैन्य आणि त्यांची अज्ञता हांजकडे घेऊ शकतात. लक्ष्मी संपत्तीकडे असली तरीही तुं दृष्टि दे. जीवित हें अशाख्वत असतां, तिचा ओघ निर्मत्सर पुरुषाकडे वळतो. शिवाय जे अवश्य कर्तव्य त्याचा त्याग करून असें आहे कीं, योग व धर्म हांचें ज्ञान असणारे ते केवल द्रव्यावर दृष्टि देऊन रहातात; धैर्यसंपत्त धार्मिक लोक लक्ष्मी आणि पुत्रपौत्र पण संग्रहाच्या शेवटी नाश, जीविताच्या हांचा स्वतःच त्याग करीत असतात; व दुसरे शेवटी मरण, आणि संयोगाच्या शेवटी वियोग कार्य करूं इच्छिणारे लोक हे अभिलिषित हा असावयाचाच असें असल्यामुळे, कोणता वस्तूची प्राप्ति झाल्यानंतर, ती अत्यंत अस्थिर सुज मनुष्य द्रव्यनाशादिकांमुळे अंतःकरणाला आहे, व अतिशय दुर्लभी आहे असें वाईट वाढूं देणार आहे? हे राजा, द्रव्य ला समजून तिचा त्याग करीत असतात. पण युरुष अथवा पुरुषाला द्रव्य अवश्य सोडून तूं ज्ञानसंपत्त असून, ज्यांचा अभिलाष जात असल्यामुळे, द्रव्य गेल्याबदल कोणता करणे योग्य नाहीं अशा पराधीन आणि दुःख-सुज पुरुष ताप पावणार आहे? आपल्यासु प्रमाणेच आपल्या मित्रांचे व इतरांचे द्रव्य नष्ट ताप पावत आहेस. अनिर्वचनीय अशा ज्ञानाची होत असें. हे राजा, मनुष्यांची विपत्ति ही जर तुला इच्छा असेल, तर तूं हा अर्थाचा केवल बुद्धिकल्पित थाहे हें तूं लक्ष्यांत ठेव. तूं त्याग कर. कारण हे अर्थ अनर्थसुपी आहेत. इंद्रियांचा निश्च कर, अंतःकरणाचा निरोध कां कीं, हांच्यापासून अनर्थाची उत्पत्ति होते; कर, आणि वाणीचे संयम कर, म्हणजे तुला व म्हणूनच अनर्थ हे अर्थासारखे भासत असे-हें कढून येईल. हे अर्थ दुर्बल आणि शत्रु तात. पहा—किंत्येक लोकांचा द्रव्यप्राप्तीच्या अशाही लोकांकडे गेले तरी त्यांचा कोणी उद्देशानेच द्रव्यनाश होत असतो, आणि कोणी निषेध करणारा नाहीं. सर्व पदार्थ प्राप्त होण्यापुरुष लक्ष्मी हेच अमर्यादित अशा सुखाचे साठीच ईश्वरानें हे निर्माण केलेले आहेत. साधन आहे असे समजून तिच्या संपादनाचा तथापि ते देवयोगानें दुर झाले, व म्हणूनच ते प्रयत्न करितो. संपत्तीमध्येच रममाण होऊन प्राप्त होण्याचा संभव नसला, तरी उन्कृष्ट प्रकार-राहिलेला कोणी पुरुष तिजहून दुसरें कांहीं न्या ज्ञानाच्या योगानें संतृप्त झालेला तुजसाश्रेष्ठच नाहीं असे समजत असतो; आणि तसे रसा पराकर्मी पुरुष त्यांजविषयीं शोक करीत तो समजूं लागला ह्याणजे त्याचा उद्योग बंद पडतो, व उद्योग बंद पडून कष्टांने संपादन केलेली अरी अभीष्ट संपत्ति नष्ट होऊन गेली तेचा त्याग केलेला, सौम्य, इंद्रियदमन केलेला, बुद्धि अत्यंत निश्चित असलेला आणि ब्रह्मचर्य-ह्याणजे त्याला द्रव्याच्या संबंधाने वैराग्य प्राप्त संपत्त असलेला तुजसारखा पुरुष शोक करीत होते. कांहीं सन्कुलोत्पन्न पुरुष धर्मचाच आश्रय नसतो. अविचारधोतक अशा कापालिक वृत्तीची करितात व पारलोकिक सुखाच्या इच्छेने इह-इच्छा करणे तुला योग्य नाहीं, आणि अत्यंत लोकांच्या सुखाविषयीं विरक्त होतात. किंत्येक पापयुक्त, दोषसंपत्त व दुष्ट पुरुषांनाच योग्य द्रव्यलोभनिष्ठ पुरुष द्रव्याच्या अभावामुळे अशा क्रूर पुरुषाच्याही वृत्तीचे अवलंबन जीविताचाही त्याग करितात. कारण, द्रव्यांचं तुला योग्य नाहीं. तूं फलमूलांवरही वांचून जीवित निरर्थक होय असें त्यांना वाटते. उपजीविका करून, वाणीचे संयमन करून, अंतः-

करणाचा निघ्रह करून व सर्व प्राण्यांविषयीं सांगावी. आज आपला जो मला समागम घडला दयायुक्त होऊन एकटाच हा प्रचंड अरण्यामध्ये आहे तो सफल होऊ द्या.
 रसमाण होऊन रहा. अरण्यामध्ये तेथील मुनि म्हणाले:—दंभ, काम, क्रोध, हर्ष पदार्थांच्याच योगानें संतुष्ट होणें, व नांगराच्या आणि भीति हांचा त्याग करून, प्रणाम करून दांडीप्रामाणे दांत असलेल्या हत्तीला पाहून व हात जोडून तूं शत्रूचीही सेवा कर; आणि आनंद पावत अरण्यांत एकेटेच रहाणे हें ज्ञान-अव्यंत उक्षृष्ट प्रकारे शुचिभूत राहून व चांगलीं संपत्र पुरुषाला योग्य आहे. एथे तुझ्या अंतः-कर्म करून तूं त्याची मर्जी संपादन कर. करणाचा क्षोभ नाहीसा होईल,—त्याला दुसऱ्या उपायावी अपेक्षा नाहीं; कारण एखादा प्रचंड द्रव्य देईल. तूं आपल्या आचरणाच्या योगाने डोह क्षुब्ध झाला तर तो आपोआपच शांत सर्व लोकांना प्रमाणभूत व सर्वांचाही नियंता होतो. सारांश, अशा स्थितीत तुला सुखाने होशील. पुढे निर्व्यसनी, शुचिभूत आणि जीवित कंठण्याचा हा एक उपाय मला दिसतो उत्साहसंपन्न असे साहाय्यकर्ते तुला मिळतील. आहे. पण, हे राजा, लक्ष्मी मिळूण्याचा संभव अंतःकरणाला असतां राजाने याहून काय करणे अंतःकर आहे असे तुला वाटते ?

अध्याय एकशें पांचवा.

—०—

शत्रूंशीं कपटाचे वर्तन.

मुनि म्हणाले:—हे क्षत्रिया, आतां जर तुला आपल्या डिकाऊं कांहीं पौरुष आहे असे वाचत असेल, तर राज्यप्राप्तीसाठीं भी तुला नीति वाचत असेल, आणि जर तूं तिच्या अनु-वध कर. सुंदर आणि दुर्लभ असे पदार्थ, स्त्रिया, रोधानें कार्य करणार असरील, तर मी तुला वस्त्रे, शश्या, आसने, महामूल्य वाहने, गृहे, जें तत्त्व सांगत आहेत ते सर्व तूं पूर्णपणे ऐकून फक्षी, पशुसमुदाय, रस, सुगंधि पदार्थ आणि घे. हें ऐकून जर तूं उयोग केलास, तर तुला किंवा त्यायोगानें त्याचा नाश होईल. अशा स्थितीत मोठी संपत्ति पुनरपि प्राप्त होईल. तेव्हां, जर हें एखादा वेळीं त्याचा निषेधहीं करावा व त्याची तुला आवडत असेल तर पुनः सांग, म्हणजे मी उपेक्षाही करावी. पण उक्षृष्ट प्रकारच्या तुला ती नीति सांगतो.

राजा म्हणाला:—हे प्रभो, माझ्या अंगीं उघड देशों आणू नये. शत्रूच्याही वेशामध्ये पौरुष आहे; तेव्हां भगवंतांनी मला नीति तूं आनंदाने रहा. कारण, अशा स्थितीत तसे

इन शत्रुमध्ये फाटाफूट कर; आणि ज्याप्रमाणे बेलफळाने बेलफळ फोडतात त्याप्रमाणे तूं शत्रूकडूनच शत्रूंचा नाश कर. अथवा दुस-सांगतों. त्या नीतीची योजना करण्याचे जर न्यारीं संघि करून ह्या शत्रूंच्या सैन्याचाही तुला सामर्थ्य असेल, आणि जर तूं तिच्या अनु-वध कर. सुंदर आणि दुर्लभ असे पदार्थ, स्त्रिया, रोधानें कार्य करणार असरील, तर मी तुला वस्त्रे, शश्या, आसने, महामूल्य वाहने, गृहे, जें तत्त्व सांगत आहेत ते सर्व तूं पूर्णपणे ऐकून फक्षी, पशुसमुदाय, रस, सुगंधि पदार्थ आणि घे. हें ऐकून जर तूं उयोग केलास, तर तुला किंवा त्यायोगानें त्याचा नाश होईल. अशा स्थितीत मोठी संपत्ति पुनरपि प्राप्त होईल. तेव्हां, जर हें एखादा वेळीं त्याचा निषेधहीं करावा व त्याची तुला आवडत असेल तर पुनः सांग, म्हणजे मी उपेक्षाही करावी. पण उक्षृष्ट प्रकारच्या नीतीची इच्छा करण्या पुरुषानें शत्रु केव्हांही

वागणे सुज्ज लोकांना संमत आहे. पांढऱ्या कडून दाने करविण्याचे मनांत आणावें, व काव्यांसारखे व म्हूळूनच अनर्थकारक अशा लोकांशीही तूं मैत्री ठेव. दुःसाध्य अशीं पचंड कार्ये करण्याकडे तूं त्या शत्रूची प्रवृत्ति कर; व त्याच्याशीं विरोध करण्यान्या पुरुषांपैकीं जे बलाढ्य असतील, त्यांच्याशीं महानदीप्रमाणे दुस्तर असे विरोध उत्पन्न कर. मोठमोठीं मूल्यवान उपवने, शश्या, आसने इत्यादिकांच्या उपमोगसुखाच्या योगानेच त्याच्या खाजिन्यांतील द्रव्य नाहींसे करून सोड. तसेच, यज्ञ, दान हांसाठीं प्रसिद्ध प्रसिद्ध ब्राह्मणांचे वर्णन करून त्यांना निमंत्रण करण्याविषयीं तूं त्याला सांग; म्हणजे ते ब्राह्मण तुझ्या उपकाराची केड करतील व त्याला लंडग्यांसारखे खाऊन सोडतील. पुण्यशील पुरुषाला निःसंशय सद्गतिमिळते व त्याला स्वर्गामिध्ये अत्यंत पवित्र अशा स्थानाची प्राप्ति होते. पण, हे कोसलाधिपते, धर्म अथवा अर्थम् ह्या देहोंमध्येही आसक्त होणाऱ्या पुरुषाचा कोश नष्ट झाला कीं तो शत्रूच्या अधीन होतो. स्वर्गादिक फल व जय ह्या देहोंचेही मूलकारण जो कोश, त्याचाच पूर्णपणे नाश झाला पाहिजे; कारण, त्याच्याच योगाने शत्रु आनंदांत असतात. तूं त्या शत्रूला मनुष्यलोकांसंभी कांहीं कार्ये न सांगतां दैविक कर्मांचे त्याच्यापुढे वर्णन कर. कारण, केवळ दैविक कार्याविषयीं तत्पर होऊन राहिलेला मनुष्य निःसंशय नाश पावतो. त्याजकडून विश्वजित् नामक यज्ञ करवून त्याचे सर्वस्व नष्ट कर. पुढे यज्ञादिक क्रिया झाल्यानंतर मोठमोळा लोकांना होणाऱ्या क्लेशांकडे वळून तूं त्याला ते निवेदन कर; आणि ते क्लेश दूर करण्यासाठीं योग आणि धर्म ह्यांचे ज्ञान असणाऱ्या कोणा तरी पवित्र पुरुषांचे त्याजपुढे वर्णन कर. दाने केल्याने थोर पुरुषांची पीडा दूर होण्याचा संभव आहे असे सांगून त्याज-

त्या योगानेही त्याचा द्रव्यव्यय करावा; आणि सर्वशत्रुनाशक अशा खात्रीच्या औषधाचा प्रयोग करून कपटाने त्याचे गेज, अश्व आणि लोक नष्ट करून सोडावे. ह्या आणि दुसऱ्याही अनेक प्रकारच्या दांभिक प्रयोगांचा शास्त्रांत उत्कृष्ट प्रकारचा विचार केलेला आहे, पण अंतःकरण स्वार्थीन ठेवणाऱ्या सहनशील पुरुषाच तें करितां येणे शक्य आहे.

अध्याय एकर्षे सहावा.

—::—

कालकटुक्षीयाची विदेहाधिपतीस आज्ञा. राजा म्हणाला:—हे ब्रह्मन्, कपट अथवा दंभ हांचें अवलंबन करून उपजीविका कर-प्याची माझी इच्छा नाहीं. द्रव्य जरी विपुल असले, तरी अर्धमाचा त्याच्याशीं संबंध असल्यास मला त्याची इच्छा नाहीं. भगवन्, मी पूर्वीच त्याचा निषेध केलेला आहे. ज्या योगाने लौक मजविषयीं कोणत्याही प्रकारची रांका घेणार नाहींत, व ज्या योगाने पूर्णपणे हित होईल, अशा घातुकत्वशून्य धर्मांचे अवलंबन करूनच ह्या लोकामध्ये जीवित कंठण्याची माझी इच्छा आहे. सारांश, आपण हें सांगितलेले आचरण करण्यास मी समर्थ नाहीं, व आपणही तसे सांगणे योग्य नाहीं.

मुनि म्हणाले:—हे क्षत्रिया, तूं असे भाषण करीत आहेस ह्यावरून मोठा योग्य पुरुष आहेस. मग स्वभावतःच असो अथवा बहुश्रुत असल्यामुळे झालेल्या ज्ञानामुळे असो, तूं योग्य आहेस खरा. तेहां आतां भी तुम्हां उभय-तांच्याही कार्याविषयीं प्रयत्न करितो; अथवा तुम्हां उभयतांमध्ये शाश्वत आणि अविनाशी असा संबंध घटवून आणतो. हे क्षत्रिया, राज्य-भ्रष्ट केला असतां आणि अत्यंत विपक्षी प्राप-

ज्ञाली असतांहीं जो तूं धातुकपणाचा संपर्क हा युद्ध करूं लागला, तरी हरकत नाहीं. नसेल अशाच आचरणाचे अवलंबन करून कारण, युद्ध हें क्षत्रियांचे स्वकर्मच आहे. उपजीविका करूं इच्छीत आहेस, त्या बहुभूत, असें ज्ञाले असतां विजयाभिलाषी वीरांच्या धातुकत्वशून्य, सन्कुलोत्पन्न आणि राज्य चाल-विण्याविषयीं तुतुर अशा तुजसारख्या पुरुषाला अमात्य करणार नाहीं असा कोणता राजा आहे? वा भूपते, सत्यप्रतिज्ञ विदेहाधिपति आज नियमाचे अवलंबन करून तूंही त्यांचंशी उलट युद्ध कर. पण आतां स्वतःचे हित कर-माझ्या घरीं येईल, व मग मी त्याला आज्ञा करीन तू माझ्या आज्ञेवरून हाला वश करून घे. माझ्या घरीं येईल, व मग मी त्याला आज्ञा करीन सारांश, तूं अयोग्य अशा लोभाचा त्याग त्याप्रमाणे तो वागेल यांत संशय नाहीं.

असें बोलून नंतर विदेहाधिपतीला बोलावून देव यांमुळे स्वर्वर्माचा त्याग करणे तुला आणून मुनि म्हणाला, “हा राजकुलामध्ये योग्य नाहीं. वा वैदेहा, जय कायमचा उत्पन्न ज्ञाला असून ह्यांचे अंतःकरण मीं जा-नसतो व पराजयही कायमचा नसतो; म्हणूनच णले आहे; त्यावरून तें आराशप्रमाणे स्वच्छ शत्रुंचा आपण उपयोग केला पाहिजे, व आप-आहे व हाही शरकालीन चंद्राप्रमाणे शुद्ध णही त्याच्या उपयोगीं पडले पाहिजे. जय आहे. मीं ज्ञार्ची सर्व वाजूंनीं परीक्षा पाहिली, आणि पराजय ह्या उभयतांची स्थिति आपल्या तथापि मला ह्याच्या ठिकाणीं पातक दिसून आले शरीरांतच प्रत्यक्ष पाहून घ्यावी. कारण, वा वैदेहा, नाहीं. ह्यास्तव, तुझा याच्याशीं संधि ज्ञाला कोणीही कार्ये करीत असतांना सर्व इंद्रियांपाहिजे. तूं मजप्रमाणेच ह्याच्यावरही विश्वास यांची भीति असते. अर्थात् इंद्रियें अधीन नस-ठेव. अमात्यावांनुन राजाला तीन दिवसही ल्यास पराजित ज्ञालाप्रमाणे त्यांच्या अधीन राज्य चालवितां येणे शक्य नाहीं. अमात्य होऊन रहावें लागतें; व एसादे वेळीं इंद्रियां-हाही शूरच असला पाहिजे, किंवा ज्ञानसंपन्न वरही जय मिळवून कार्यसिद्धि करितां येते. तरी असला पाहिजे. कारण, राजा, शोर्ये हेच स्वतःच्या देहामध्ये दिसून येणारे जय आणि ज्ञानसंपन्नता ह्या दोहोंच्या योगानेंच आणि पराजय होत.”

इहलोकींच्या व परलोकींच्याही सुखार्ची प्राप्ति शाप्रमाणे सांगितल्यानंतर त्या पूज्य ब्राह्मण-होते. राज्याचे प्रयोजन काय ह्याचा तं विचार श्रेष्ठाचा आदर करून, अभिनंदन करून व कर. धर्मनिष्ठ पुरुषांना ह्या लोकामध्ये अशा अनुमति घेऊन वैदेह बोलूं लागला. तो म्हणाला, प्रकारचे दुसरे सद्रतीचे साधनच नाही. हा “महाज्ञानी, बहुभूत आणि आम्हां उभय-महात्मा राजपुत्र सन्मागीने वागत आहे. ह्या तांच्याही कल्याणाची इच्छा करणाऱ्या अशा स्तव, धर्मसत्र प्राधान्य देऊन वागणाऱ्या ह्या आपण जें सांगितले तें योग्य आहे. आपण पुरुषाला तूं आपल्या आश्रयास ठेवणे योग्य मला जें जें करण्याविषयीं सांगितले तें तें मी आहे. हा तुझी सेवा करूं लागला म्हणजे तशा रीतीने करीन. कारण, हे अत्यंत श्रेयस्कर तुस्या मोठमोठ्या शत्रुसमूहाचा निघ्रह करील. आहे ह्याविषयीं मला संशय नाहीं.” असें बोलून तो मिथिलाधिपति कोसले-क्रमाने प्राप्त होणाऱ्या अविकाराताठी संग्रामांश्ये तुला पराजित करण्याच्या इच्छेने जरी श्वरास हाक मारून म्हणाला, “धर्म आणि नीति ह्यांच्या योगाने मीं सर्व लोक जिकून

घेतला आहे: तथापि, हे पार्थिवश्रेष्ठा, तू आपल्या गुणांनी मला जिंकिले आहेस. ह्यास्तव, तू केचीं साधने क्षीण झाली आहेत अशा लोकांरीं स्वतःस तिरस्करणीय न समजतां जित पुरुषां प्रमाणे मजपारीं रहा. मी तुझ्या विचाराचा आनादर करणार नाहीं, शौर्याचाही अवमान करणार नाहीं, व मी जेता आहें या दृष्टीनेही तुझा अपमान करणार नाहीं. ह्यास्तव, तू जित वीरसमुदायासंबंधाचे वर्तन एकण्याची माझी पुरुषासारखा मजपारीं रहा. हे राजा, तुझा मी इच्छा आहे. ह्यास्तव, हे भरतकुलोत्पन्ना, वीरयोग्य प्रकारे अन्यंत बहुमान करीन. ह्यास्तव, समुदायाचा उत्कर्ष कोणत्या योगाने होतो? हे राजा, तू माझ्या मंदिरामध्ये चल.”

इतके ज्ञाल्यावर, परस्परांविषयीं विश्वास नाहीं? ते शत्रुंना जिंकण्याची इच्छा कशाच्या उत्पन्न झालेले ते उभयतां त्या ब्राह्मणाचे पूजन योगाने करितात? आणि त्यांना मित्रप्राप्ति करून गृहाकडे निघून गेले. पुढे, पूजनीय कोणत्या उपायाने होते? परस्परांमध्ये भिन्न-अशा कोसलाविष्टीस विदेहाविष्टीने त्वरेन भाव उत्पन्न होणे हें विनाशाचे कारण असून, आपल्या गृहामध्ये नेऊन पाय, अर्ध्य आणि वीर अनेक असल्यामुळे त्यांच्यापारीं कोणमध्युर्क्ष हा उपचारांनी त्याचे पूजन केले; व ताही बेत गुप्त रहणे कठीण आहे असे माझे त्याला आपली कन्या देऊन अनेक प्रकारची मत आहे. म्हणूनच, शत्रुतापना, मला हें सर्व रन्ने अर्पण केलीं. असो; अशा प्रकारचे आच-पूर्णपणे ऐकण्याची इच्छा आहे. ह्यास्तव, हे रण ठेवणे हा राजांचा श्रेष्ठ असा धर्म आहे. पृथ्वीपते, त्यांच्यामध्ये परस्पर भिन्नभाव कोणत्या जय आणि पराजय हे नेहमीचेच आहेत!

अध्याय एकरों सातवा.

—:::—

वीरसमुदायाविषयीं वर्तन.

युगिष्ठिर विचारतोः—हे शत्रुतापना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हांचा धर्म, आचरण, द्रव्यार्जन, जीविकेचे उपाय, त्यांच्या अवलंबनाने मिळाऱ्यारें फल, राजांचे द्रव्यार्जन, कोश, कोशामध्ये द्रव्यसंग्रह करण्याचा प्रकार, अमात्यांचे उत्कृष्ट प्रकारचे वर्तन, प्रजेचा अभ्युदय करण्याचा प्रकार, षट्गुणांची योग्य प्रकारे योजना, सैन्याचे वर्तन, दुष्टांनीं व सन्पुरुषांनीं लक्षणे, निकृष्ट प्रतीच्या, वरोवरीच्या आणि अधिक योग्यतेच्या पुरुषांचीं लक्षणे, मध्यम प्रतीच्या लोकांना संतुष्ट ठेवण्यासाठीं अभ्युदय पावणाऱ्या

राजाने वागण्याचा प्रकार, ज्यांचीं उपजीवितेवावायाचे वर्तन, आणि विजयशील राजाचे आचार हें सर्व आपण धर्मास अनुसस्तुन सुगम आणि केवल आज्ञारूपी शब्दसमुदायाने मला सांगितले आहे. आतां, हे ज्ञानसंपन्नश्रेष्ठा, तुझा अपमान करणार नाहीं. ह्यास्तव, तू जित वीरसमुदायासंबंधाचे वर्तन एकण्याची माझी पुरुषासारखा मजपारीं रहा. हे राजा, तुझा मी इच्छा आहे. ह्यास्तव, हे भरतकुलोत्पन्ना, वीरयोग्य प्रकारे अन्यंत बहुमान करीन. ह्यास्तव, समुदायाचा उत्कर्ष कोणत्या योगाने होतो? त्यांच्यामध्ये फाटाफूट कशाच्या योगाने होत नाही? ते शत्रुंना जिंकण्याची इच्छा कशाच्या उत्पन्न झालेले ते उभयतां त्या ब्राह्मणाचे पूजन योगाने करितात? आणि त्यांना मित्रप्राप्ति करून गृहाकडे निघून गेले. पुढे, पूजनीय कोणत्या उपायाने होते? परस्परांमध्ये भिन्न-अशा कोसलाविष्टीस विदेहाविष्टीने त्वरेन भाव उत्पन्न होणे हें विनाशाचे कारण असून, आपल्या गृहामध्ये नेऊन पाय, अर्ध्य आणि वीर अनेक असल्यामुळे त्यांच्यापारीं कोणमध्युर्क्ष हा उपचारांनी त्याचे पूजन केले; व ताही बेत गुप्त रहणे कठीण आहे असे माझे त्याला आपली कन्या देऊन अनेक प्रकारची मत आहे. म्हणूनच, शत्रुतापना, मला हें सर्व रन्ने अर्पण केलीं. असो; अशा प्रकारचे आच-पूर्णपणे ऐकण्याची इच्छा आहे. यास्तव, हे रण ठेवणे हा राजांचा श्रेष्ठ असा धर्म आहे. पृथ्वीपते, त्यांच्यामध्ये परस्पर भिन्नभाव कोणत्या जय आणि पराजय हे नेहमीचेच आहेत!

भीष्म सांगतातः—हे भरतकुलश्रेष्ठ प्रजाधिपते, शूर जनांचा समुदाय आणि कुले त्यांच्यामध्ये वैराग्य प्रदीपि करणारे लोभ आणि क्रोध हे दोन ३ होते. एक पक्ष लोभाचा अंगीकार करितो; आणि नंतर, त्याजपासून आपणास प्राप्ति होत नाहीं ह्यानुन दुसरा क्रोधाचा अंगीकार करितो. अशा रीतीने नाश आणि द्रव्यव्यय ह्या दोहोरीं संबद्ध होऊन राहिलेले ते दोन्ही पक्ष परस्परांचा नाश करू लागतात; व गुप्त हेरांचा प्रयोग, मंत्र, बलात्काराने ग्रहण, साम, दान, भेद व क्षयाची अथवा व्ययाची भीति इत्यादि उपायांनीं परस्परांत ओढाताण करितात. त्यांपैकीं ऐक्याने वास्तव्य करण्याचा शूरसमुदायामध्ये द्रव्यदान न केल्यामुळे भेद उत्पन्न होतो; व तसें झालें ह्याणजे सर्वांचीही

अंतःकरणे दूषित होऊन भीतीमुळे ते शबूच्या अधीन होतात. भेदाच्या योगाने शूरसमुदायाचा नाश होतो. भिन्नभाव उत्पन्न झालेल्या लोकांचा पराजय शत्रुंना साहजिक रीतीने करिता येतो. ह्यास्तव, शूरसमुदायांनी संदैव ऐकमत्याने राहनुच प्रयत्न करीत असावे. समुदायशक्ति, व्यक्तिगत सामर्थ्य आणि शीर्ष हांच्या योगाने द्रव्याचीही प्राप्ति होते; व समुदायाने रहाणाऱ्या लोकांशी बाहेरचे लोकही स्वेह करितात. ज्ञानवृद्ध लोक असें सांगत असतात की, परस्परांची सेवा करणारे आणि प्रतारकवापासून परावृत्त झालेले लोक सर्वथैव सुखाने उत्कर्ष पावत असतात. शूरसमुदायाचे अधिपतिही अन्यंत धार्मिक व्यवहारांची स्थापना करीत असले आणि व अनर्थही उद्दवतात. सुझ लोकांनी विलंब न शास्त्राच्या अनुरोधाने योग्य प्रकारे सर्वांवर दृष्टि करितां मुख्यत्वेकरून नियंत्राला प्राधान्य दिले ठेवीत असले म्हणजे उत्कर्ष पावतात. पूर्व पाहिजे. कुलामध्ये कलह उत्पन्न झाले व कुलां-असोत अथवा बंधु असोत, त्यांचा नियंत्र ही तील वृद्ध पुरुषांनी त्याची उपेक्षा केली, म्हणजे करून त्यांना संदैव विनयसंपन्न करणारे व ते संपूर्ण वंशाचाच नाश करून सोडतात. संघ-विनयसंपन्न झाल्यानंतरच त्यांचा अंभीकार कर-शक्तीचा नाश करणारे जे आपापसांतील भय, पारे वीरसमुदायाविषयी उत्कर्ष पावतात. हे त्याचेच प्रथम नियमन केले पाहिजे. कारण, महावाहो, गुप्त हेरांची योजना, मंत्रक्रिया बाबू लोकांकडून उत्पन्न होणारी भीती ही आणि कोशामध्ये द्रव्यसंग्रह हीं करण्याविषयी आपासांतील भीतीपक्षां निःसार असेत. हे राजा, प्रत्यहीं उद्युक्त असणारे वीरसमुदाय उत्कर्ष आपासांत घडलेले भीतीचं कारण हें तत्काल पावत असतात. हे राजा, ज्ञानसंपन्न, शूर, समूल उच्छेद करणारे असेत. जाति आणि कार्याविषयीं अव्यंत उत्साही आणि उद्योग कुल हीं सर्वांचीं सारखीं असतां क्रोध, मोह स्थिर असणाऱ्या अशा पृथिव्याचा बहुमान करणारे अथवा निसर्गसिद्ध लोभ हांच्यामुळे वीर व संदैव कायोंयुक्त असणारे वीरसमुदाय उत्कर्ष लोकांनी एकदम परस्परांशीं भाषण बंद करणे पावतात. द्रव्यवान्, शूर, शास्त्रपारंगत आणि वंशाच्या योगाने आणि सौदर्यसंपन्न डल्यामुळे अज्ञ बनून गेलेल्या लोकांना त्यांतून वस्तु अथवा द्रव्य हांच्या योगाने शत्रुंना वीर-तारून नेतात. हे भरतकुलश्रेष्ठा, क्रोध, भेद, भीति, दंड, ओढाताण, नियंत्र हांच्या योगाने आणि सौदर्यसंपन्न डल्यामुळे अज्ञ बनून गेलेल्या लोकांना त्यांना तसें करितां येते. सारांश, ऐकमत्य करून सोडतात. सारांश, तूं मुख्यत्वेकरून हेच सर्व वीरसमुदायांना आधारभूत आहे. मुख्य मुख्य वीरांचा संमान करीत जा. कारण,

अध्याय एकर्षे आठवा.

—०—

माता, पिता व गुरु हांचि माहात्म्य.

युधिष्ठिर विचारतोः—हे भरतकुलोत्पन्ना, धर्मसूपी मार्ग हा फार मोठा असून त्याच्या शास्त्राही अनेक आहेत. हास्तव, हा लोकांमध्ये हा एकंदर धर्मापैकीं अवश्य कर्तव्य असें काय मानलेले आहे, व कोणतें कार्य सर्व धर्मामध्ये अत्यंत ऐष आहेसे आपणाला वाटेते सांगा, म्हणजे त्याच्या श्रवणानें मला इह-

तें सांगा, म्हणजे त्याच्या श्रवणानें मला इह-लोकीं व परलोकींही उक्तृष्ट प्रकारें धर्म घेऊल. युधिष्ठिर, अत्यंत मान्य असे हे तीन असामी—धर्मकारक असो, अर्थकारक असो, अथवा आपल्या मताच्या विस्तृद्ध असो, जी गोट करण्याविषयीं आज्ञा करतील तीच अवश्य केली पाहिजे. त्यांची अनुज्ञा न मिळा-ल्यास इतर धर्माचरण करू नये. जें करण्याविषयीं त्यांची अनुमति पडेल तोच धर्म होय, असा सिद्धांत आहे. तेच स्वर्गादि तीन लोक, तेच ब्रह्मचर्यादि तीन आश्रम, तेच ऋग्वेदादि तीन वेद आणि तेच गार्हपत्यादि तीन अग्नि आहेत पिता हा गार्हपत्य अग्नि असून माता दहा उपाध्यायांहून अधिक आहे; व मातेची दक्षिणाग्नि व गुरु आहवनीयाग्नि आहे. हा योग्यता पित्याच्या अथवा सर्व पृथ्वीच्या दस-अग्नियाची योग्यता इतर अग्नियाहून अत्यंत आधिक आहे: हा तिहींच्या सेवमध्ये प्रमाद घडला नाहीं तर तुला तीनही लोकांची प्राप्ति होईल. पितृसेवेनें इहलोक, मातृसेवेनें परलोक पुरताच आहे. कारण, हे भरतकुलोत्पन्ना, ते आणि गुरुशुश्रूषेनें ब्रह्मलोक तूंखात्रीनं तस्तु उभयतां केवल शरीरच निर्माण करितात. पण जारील. हे भरतकुलोत्पन्ना, तूं हा तिघांशीं आचार्यानें जें जन्म दिले असते तें दिव्य उक्तृष्ट प्रकारें आचरण ठेव, म्हणजे तीनही आणि अजरामर आहे. मातापितरांनी अपकार

लोकांमध्ये तुझी कीर्ति होईल; व अत्यंत फलदायक असा धर्म घडून तुझे कल्याणी होईल. हांचा केवळांही अतिक्रम करू नये, त्यांना सोडून कोणत्याही वस्तुचे सेवन करू नये; त्यांना दूषण देऊ नये; व सदैव त्यांची सेवा करावी. असें करणे हेच उक्तृष्ट प्रकारें पुण्य आहे. हे नृपश्रेष्ठा, हा योगानें तुला शौर्यादिकांपासून आणि दानादिकांपासून उत्पन्न होणाऱ्या कीर्तीची, पुण्याची आणि स्वर्गादि लोकांची प्राप्ति होईल. जो या तिहींचा बहुमान करितो त्यानें सर्व लोकांचा बहुमान केल्यासारखा होतो; आणि ज्याचा हांच्याविषयीं अनादर असतो, त्याच्या सर्व क्रिया निष्फल होतात. इतकेंच नव्हे, तर, हे शत्रुतापना, त्याला इहलोक व परलोकही नाहींसा होतो. जो हा गुरुत्वयाचा सदैव अपमान करितो, त्याच्या कीर्तीचा इहलोकीं व परलोकींही प्रादुर्भाव होत नाहीं; व त्याचे पारलोकिक कल्याणही होत नाहीं. युधिष्ठिरा, मी सर्व कांहीं त्यांच्याच-साठी करून त्यांनाच अर्पण करीत होतो, त्यामुळे मला त्यांना अर्पण केलेल्या वस्तुच्या शतपद किंवा सहस्रपद प्राप्ति होत असे; व त्यामुळेंच मला तीनही लोकांचे ज्ञान आहे. एका आचार्याची योग्यता दहा श्रेत्रियांहून अधिक आहे; एका उपाध्यायाची योग्यता दहा उपाध्यायांहून अधिक आहे; पित्याची योग्यता दहा उपाध्यायांहून अधिक आहे; व मातेची दक्षिणाग्नि व गुरु आहवनीयाग्नि आहे. मातापितरांचा उपयोग जन्मापट आहे. मातापितरांचा उपयोग जन्मापट आहे. कारण, हे भरतकुलोत्पन्ना, ते आणि गुरुशुश्रूषेनें ब्रह्मलोक तूंखात्रीनं तस्तु उभयतां केवल शरीरच निर्माण करितात. पण जारील. हे भरतकुलोत्पन्ना, तूं हा तिघांशीं आचार्यानें जें जन्म दिले असते तें दिव्य उक्तृष्ट प्रकारें आचरण ठेव, म्हणजे तीनही आणि अजरामर आहे. मातापितरांनी अपकार

जरी केला तरी त्यांचा वध करू नये. असें पितरांचाही अपमान करू नये. तर गुरुं-केल्यामुळे करणारा दृष्टि होत नाही; व ते प्रमाणेच त्यांचाही संमान करावा. त्यांचा अपवध्य असतां त्यांचा वध झाला नाही हाणून मानू करणे अयोग्य आहे. त्यांच्या कृतीस राजास अथवा वध न करणाऱ्या पुत्रास त्यांच्या- दृष्टि देऊ नये. गुरुत्रयाचा सत्कार करणाऱ्या मुळे देष लागू शकत नाही. कारण, असें करणें हा पुस्तास महर्षीसहवर्तमान देव अनुग्राह समज-पुत्राचा धर्म असून, पितृसेवारूप धर्म करण्याविषयी तात. गुरु आणि मातापितर हांचा जे लोक प्रयत्न करणाऱ्या मनुष्यास महर्षीसहवर्तमान कियेने अथवा अंतःकरणाने देष करितात, देवही अनुग्राह समजतात. वेदाचें यथार्थ प्रव-त्यांना ब्रूणहत्येहून अधिक पातक लागेत. चन करून वेद सांगणारा व त्या योगाने अनु-त्यांच्याहून अधिक पातकी असा हा लोकाग्रह करून मोक्षप्राप्ति करून देणारा जो गुरु, मध्ये कोणी नाही. मित्रद्रोही, कृतघ्न, स्वितांचा तो आपला पिता आणि माता असें समजावें; वध करणारा व गुरुद्रोही हा चौधांना कांही त्याजविषयीं कृतज्ञ असावें; त्याच्याशीं केव्हांही प्रायश्चित्त असल्याचे माझ्या एकण्यांत नाहीं. द्रोह करू नये; गुरुकडून विद्या श्रवण केल्या-नंतर त्याच्या सानिध्यास राहून जे अंतःकरण-पूर्वक कियेने त्याचा आदर करीत नाहीत, आहे. हेच आचरण अन्यंत श्रेष्ठ असून हाहून त्यांना ब्रूणहत्येहून अधिक पातक लागेत. अधिक श्रेष्ठ असे दुसरे कांहीं नाहीं. हें मीं तुला सर्व धर्माच्या अनुरोधाने सांगितले आहे. दुसरा कोणी नाही. ज्याप्रमाणे गुरुंनी त्यांचा उत्कर्ष करावयाचा, त्याप्रमाणेच त्यांनीही गुरुंचे अर्चन केले पाहिजे. सारांश, ज्याला सनातन धर्माची इच्छा असेल, त्याने प्रयत्न-पूर्वक हा गुरुत्रयाचा बहुमान करावा, त्यांचे अर्चन करावें, व त्यांना प्रयत्नपूर्वक आपल्या सुखाचे भागीदार करावे. ज्या वस्तूच्या योगाने पुत्र पित्याला संतुष्ट करितो, त्या वस्तूच्या योगाने प्रजापति संतुष्ट होतो; ज्या योगे तौ मातेला संतुष्ट करितो, त्या योगे पृथ्वीचे पूजन केल्याप्रमाणे होतें; व ज्याच्या योगाने तो आपल्या गुरुला संतुष्ट करितो, त्याच्या योगाने त्याने परब्रह्माचे पूजन केल्यासारखे होतें. म्हणूनच माता आणि पिता हांहनु गुरु अन्यंत पूज्य होय. गुरुंचे पूजन केले असतां देव, ऋषि कोणत्या वेळीं सत्य भाषण करावे व कोणत्या आणि पितर संतुष्ट होतात. म्हणूनच गुरु हा वेळीं असत्य बोलावें?

अन्यंत पूज्य होय. कोणत्याही आचरणाच्या योगाने गुरुचा अपमान करू नये; व माता-उत्तम होय. कारण, सत्याहून श्रेष्ठ असे दुसरे

अध्याय एकशे नववा.

—०— सत्यासत्यविचार.

युधिष्ठिर विचारतोः—हे भरतकुलश्रेष्ठा विद्वन्, धर्मामध्ये राहू इच्छिणाऱ्या मनुष्याने कोणत्या प्रकारचे वर्तन ठेविले पाहिजे हें जाणावयाची मला इच्छा आहे. तरी आपण मला तें सविस्तर सांगा. सत्य आणि असत्य हीं उभयतां सर्व लोकांना व्याप करून राहिलेलीं आहेत. त्यापैकीं, धर्माचे आचरण करण्याविषयीचा निश्चय असलेल्या मनुष्याने काय आचरण केले पाहिजे? सत्य हेंचे धर्मास सदैव अनुकूल आहे कीं असत्यच तसें आहे? भीष्म सांगतात:—सत्य भाषण करणे हेच-

कांहीं नाहीं. तथापि, हे भारता, ह्याविषयींचे उत्कर्ष होईल तोच धर्म होय, असा सिद्धांत आहे. जें ज्ञान होणे अशक्य आहे तें मी तुला सांगतों, ऐक. ज्या प्रसंगी सत्याचा असत्यासारखा उपयोग होत असेल, व असत्याची सत्य असलें तरी तें न बोलतां असत्यच भाषण केले पाहिजे. ज्याचा सत्य कोणतें ह्याविषयींचा निश्चय झालेला नाही, तो मनुष्य केवळ अज्ञानी होय आणि म्हणूनच तो बद्ध होय हा सिद्धांत आहे. श्रुतींत जें जें सांगितले होतो. सत्य व असत्य हा दोहोविषयींचा सिद्धांत उत्तरविल्यानेच मनुष्य धर्मज्ञ होतो. आहे; व दुसऱ्या लोकांच्या मतें तो सर्वच धर्म मनुष्य सौजन्यशून्य. दुर्बुद्धि कठोर आणि अत्यंत भयंकर असा जरी असला, तरी अंधाचा द्वेष करीत नाहीं. कारण, वेदांताल प्रत्येक वध करणाऱ्या बळांक व्याधाप्रमाणे त्याला गोट विधिस्वरूपी आहे असें नाहीं. सत्यभाषण एखादे वेळीं अत्यंत मोठेंदी पुण्य लागते. पहा करणे हा जरी धर्म असला, तरी जे लोक काय हें आश्रय! सत्यभाषणस्तीर्ती धर्म घडावा कोणाच्याही द्रव्याचा अन्यायानें अपहार करीत हस्तून मूळ जरी त्याप्रमाणे वागत होता, तरी तो धर्मवत्ता नव्हे. कारण, त्याच्या सत्यभाषणात तो धर्मवत्ता नव्हे. चोर लोक द्रव्याविषयीं प्रश्न करू लागले नसले तरीही गंगातीरावरील दिवांगीत पक्ष्या-प्रमाणे एखादे वेळीं पुरुषाला अत्यंत मोठे होण्यासारखी असेल तर कांहींच बोलून नये. पुण्य घडते. सारांश. हा प्रश्न असा पण जी गोट अवश्य सांगतां आली पाहिजे आहे कीं, त्यामध्ये धर्म कोणता ह्याची निवड करणे अत्यंत कठीण आहे; व त्याच्या भेदाची गणना करितां येणे अशक्य आहे. मग ह्याविषयींचा निश्चय ठरवावा कसा? अर्थात् ठरवितां येणे अशक्य आहे. तथापि लोकांच्या अभ्युदयासाठीच धर्म सांगितलेला आहे. ह्यामुळे, ज्याच्या योगानें लोकांचा अन्यंत

१ कण्पर्व, अध्याय ६९, पहा.

२ गंगातीरावर गद्याण्या एका उत्कृकाने तें असलेलीं संपार्चीं हजारी अडीं फोडून टाकिलीं; व त्यामुळे त्याला मोठे पुण्य लागले. कारण, जर त्यानें तसें केले नमतें, तर भयंकर विपरीत संपर्चीं पुष्कर वाढ होऊन लोकांचा तत्काळ नाश अपहार केल्यामुळे द्रव्य देऊने तेहां, तेहां,

ज्यानें व्यापाराकरितां द्रव्य धेतले त्याच्या होत. म्हणूनच यज्ञ आणि तप हांनीं शून्य शरीरास पीडा देऊन त्याजकहून आपले द्रव्य असणाऱ्या त्या लोकांशीं तूं संबंध ठेवूं नको. वसूल करूं इच्छिणाऱ्या पूर्वी द्रव्य देणाऱ्या द्रव्यनाशामुळे अन्यथा दःखकारक असा जीवधनिकानें खाच्या वृत्तांताचें ज्ञान व्हावें हाणन नाश होतो. दृष्ट लोकांमध्ये, 'अमुक धर्मावर दिलेले साक्षीदार त्या प्रसंगास योग्य अर्थात् तुझी प्रीति जडावी' असा प्रयत्नपूर्वक उपदेश असत्य भाषण न करितां जर 'तूं हाचें अमुक करण्यालाही पात्र असा कोणीच नसतो. द्रव्य वेणे आहेस' असें सांगतील, तर ते सर्व आपण जें करितो तो सर्व धर्मच आहे असे असत्यवादी होत. एखाद्याचा प्राणनाश होत त्यांना खात्रीपूर्वक वायत असते. अशा स्थितीत असेल तर त्या प्रसंगीं व विवाहाच्या वेळी असणाऱ्या मनुष्यांचा जो वध करितो, त्याला असत्य भाषण करावे. दुसऱ्याला कांही फल-पाप लागत नाही. म्हणूनच त्या विचारशक्तिप्राप्ति व्हावी अशी इच्छा करणारा व त्यामुळेच शून्य मनुष्यांचा वध करण्याचे ज्यानें वतच न्याय अशा त्याच्या द्रव्यसंरक्षणासाठी धर्मा-पतकरिलें असेल, त्यानें सुशाल त्यांचा वध च्याच अनुरोधानें असत्य भाषण करणारा करावा. कारण, स्वकर्मानेच त्यांचा वध झाला पुरुष जरी नीच असेल, तरी तो धर्माचा असल्यामुळें त्यांना मारणे म्हणजे मृतावरच अभिलाष करणारा होय. एखाद्या स्वार्थसाध्वर प्रहार केल्यासारखे आहे; व म्हणूनच त्याला द्रव्यांसंबंधानें बलात्कार चालला असेल, व पूर्वी हिंसा केल्याचा दोष लागत नाही. कपटवृत्तीने त्यानें तें देण्याचें कबूल केले असेल, तर त्याज-उपजीविका करणारे लोक काक आणि गृह कडून तें देविलें पाहिजे. जो कोणी मनुष्य हांच्यासारखे असल्यामुळे देहपातानंतर ते त्याच धर्मोचारणासून ब्रष्ट होऊन अर्धम करूं लागला योनीत उत्पन्न होतात. जो मनुष्य ज्याच्याशी असेल, त्याला दंड करून त्याचा वध करावा. जसा वागत असेल, त्याच्याशीं त्याने कारण, त्या मार्गाचे अवलंबन करणारा व तसेच वर्तन ठेवावै. कपटाचरण करणाऱ्याशीं सदैव स्वर्धमंडळ होऊन राक्षसी धर्माचे अव-कपटाचेच आचरण ठेवून त्याला पीडित करावै; लंबन करणारा तो शठ मनुष्य दंड न केल्यास आणि सदाचारासंपन्नाशीं सदाचरणानेच वाशून स्वर्धमत्याग करून अधर्मावरच उपजीविका त्याच्या उपकाराची केड करावी.

करण्याची इच्छा करूं लागेल. म्हणूनच

शठवृत्तीवर उपजीविका करणाऱ्या त्या

नीचाचा सर्व उपायांनी वध करावा. सर्व

नीच लोकांचा द्रव्य मिळवावै एवढाच

अध्याय एकशें दहावा.

—३०—

भंकटांतून तरून जाण्याचे उपाय.

काय तो सिद्धांत असतो व त्यासाठीच युधिष्ठिर विचारतोः—सर्व प्राणी त्या त्या ते दुष्कर्मे करीत असतात. ह्याणूनच, शठ-स्थितीच्या प्राप्तीमुळे त्या त्या बाजूंनीं क्रेश पावत वृत्तीच्या योगानें स्वर्धमंडळ होऊन गेले-आंहत. ह्यास्तव, हे पितामहा. त्यांना संकटांतून त्या त्या नीच लोकांचं वर्तन सहन तरून जाण्याचा उपाय कोणता हे मला सांगा. करूं नये व त्यांना उपजीविकेसाठींही कांहीं भीष्म सांगतातः—शास्त्रांत सांगितलेल्या आश्रदेहं नये. देवलोक आणि मनुष्यलोक हा मांमध्ये राहून जे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य दोहोंपासून ब्रष्ट झालेले ते पुरुष केवल प्रेततुल्य इंद्रियांचे संयमन करून शास्त्रोक्त प्रकारे वाग-

तात, ते संकटांतून तरून जातात. जे दांभिका- होऊन जातांत. रजोगुण व तमोगुण यांची शांति चरण करीत नाहीत; ज्यांचें वर्तन संयमाचें झालेले जे महात्मे केवल सत्यानिष्ठ होऊन असते; जे इंद्रियांचा निग्रह करितात; जे कोणी राहिलेले असतात, ते संकटांपासून मुक्त होतात. कांहीं बोलले तरी उत्तर देत नाहीत; पीडा ज्यांची कोणाला भीति नसते, जे कोणाला दिली असतां उलट पीडा देत नाहीत; दान भीत नाहीत, व ज्यांना सर्व लोक आत्मतुल्य करितात पण याचना करीत नाहीत; प्रत्यहीं असतात, ते संकटें तरून जातात. जे सौजन्य-अतिथीला आपल्या घरीं ठेवून घेतात; केवळांही संपन्न नरश्रेष्ठ परकीयाच्या संपत्तीमुळे ताप कोणाचा भ्रस्तर करीत नाहीत; सदैव अध्ययन- पावत नाहीत, ग्राम्य गोष्टींपासून निवृत्त होतात, शील असतात, आणि जे धर्मवेत्ते मातापित- सर्व देवांचे पूजन करितात, आणि श्रद्धासंपन्न रांची सेवा करितात व दिवसा झोप घेत नाहीत, व शांत असून सर्व धर्म श्रवण करितात, ते ते संकटांतून मुक्त होतात. जे क्रियेने, संकटांतून तरून जातात. जे मानीपणाचा अंतःकरणाने अथवा वाणीने पातकाचरण करीत नाहीत, आणि प्राण्यांना व्यर्थ दंड डेवतात, आणि संमाननीयांचे अर्चन करितात, करीत नाहीत, ते संकटांतून मुक्त होतात. जे ते संकटें तरून जातात. संततीची अपेक्षा कर- राजे रजोगुणाने युक्त होऊन लोभामुळे अर्थ णारे जे पुरुष अल्यंत निर्मल अंतःकरणाने संपादन करीत नाहीत, व आपल्या राश्ट्राचे प्रत्येक तिथीला श्राद्धे करितात, ते संकटांतून रक्षण करितात, ते संकटांतून तरून जातात. मुक्त होऊन जातात. जे स्वतःच्या क्रोधांचे निय- जे लोक स्वर्वशीर्षांचे आणि केवळ ऋतुकाळींचे मन करितात, द्रुसन्याचाही क्रोध शांत करि- समागम करितात, व अग्निहोत्र करण्याविषयी तात, कोणाही प्राण्यावर कोप करीत नाहीत, तत्पर होऊन रहातात, ते संकटांतून तरून मधु व मांस यांचा त्याग करितात, आणि जातात. जे शूर लोक मृत्युची भीति सोडून जन्मापासूनच मयत्याग करितात, ते संकटें देऊन संग्रामामध्ये धर्माच्या अनुरोधाने जय तरून जातात. ज्यांचे भोजन केवळ जीवित मिळविण्याची इच्छा करितात, ते संकटांतून चालावें एवढ्याचसाठीं असते, स्फीसभोग केवळ पार पडतात. जे लोक इहलोकीं प्राणत्यागाचा संततीकरितांच असतो, आणि वाणी केवळ प्रसंग येऊन ठेपला तरी देखील सन्यच भाषण सत्यवचनास्तव असते, ते संकटें तरून जातात. करितात, ते लोकांस प्रमाणभूत असलेले लोक राजा युधिष्ठिरा, जो आम्हां सर्वांचा हितचिंतक, संकटें तरून जातात. ज्यांची कृत्ये दंभ माज- वंश, मित्र व संबंधी आहे; ज्याचे नेत्र सूर्य- विष्णवासाठींच नसतात, भाषणं प्रिय असतात, विकासी कमलपत्राप्रमाणे आरक्ष आहेत; आणि व ज्यांचे द्रव्य न्यायानेच प्राप्त झालेले असते, जो तुऱ्ये व अर्जुनांचे प्रिय आणि हित करण्याते संकटें तरून जातात. उत्कृष्ट प्रकारचे तप विषयीं एकनिष्ठ होऊन राहिला आहे, तो हा असणारे जे तेपोनिष्ठ ब्राह्मण अनव्यायादिवशी रीतवसनधारी महावाहु दुर्जय श्रीकृष्ण साक्षात् अध्ययन करीत नाहीत, ते संकटांतून मक्त अविनाशी अचिन्त्यस्वरूपी वैकुंठाधिपति पुरुषो- होतात. जे कुमारावस्थेपासूनच ब्रह्मचारी अस- तम श्रीविष्णुच होय. चर्मांने ज्याप्रमाणे शरीर लेले आणि विद्या व वंदवत्रे पूण्यपणे कलेले परिवर्षित असते, त्याप्रमाणे हा प्रभु ह्या सर्व लोक तपश्चर्या करीत असतात, ते संकटांतून पार लोकांना व्यापून राहिला आहे; आणि सर्व

प्राण्यांच्या उत्पत्तीला व नाशालाही हस्त करीत नसे; सत्यभाषण करी; त्याचे नियमही कारण आहे. हे नरशेष्ठा, अशा ह्या अर्लैकिफ अत्यंत दृढ असत; व तो वेळच्या वेळीं आपो-सामर्थ्यसंपन्न श्रीविष्णुची जे लोक भक्ति कर्ति आप पडलेलीं फक्ते मक्षण करून राही. त्या तात, व त्याचाच आश्रय करून रहातात, गोमायूला स्मशानामध्ये रहाणे फार आवडे. निःसंशय संकटांतून तरून जातात. हे संकटां तीच त्याची जन्मभूमि होती, ह्यामुळे त्याला तून तरून जाण्याचे उपाय जे कोणी पठन दुसरीकडे रहाणे आवडत नसे. त्याच्या जातीं-करतील, ब्राह्मणांना कथन करतील व दुस-तील इतर सर्व प्राण्यांना त्याचा तो शुचिर्भूत-यांसही ऐकवितील, ते संकटांतून तरून जातील.

ह्याप्रमाणे, हे निष्पापा, ज्या योगे मनुष्य भाषणे करून ते त्याचा तो निश्चय ढळून इहपरलोकींच्या संकटांतून मुक्त होतात, त्या लागले. ते ह्याणाले, “ह्या भयंकर स्मशानामध्ये क्रिया केवल नामनिर्देशांनें मीं तुला सांगि-राहून तूं शुचिर्भूतपणे वागू इच्छीत आहेस, हे तल्या आहेत.

अध्याय एकर्षे अकरावा.

—:::—

व्याघ्र आणि गोमायु हांचा संघाद.
(राजसांविधास असणाऱ्यांचा स्वभाव.)

युधिष्ठिर विचारतोः—कित्येक लोक दिसण्यांत हें त्यांचे भाषण ऐकून त्या गोमायूने सौम्य, सौम्य असतात, पण वस्ततः सौम्य नसतात; मधुर, हेतुगर्भिं आणि सविस्तर अशा वाक्यांनी आणि कियेक खरे सौम्य असूनही दिसण्यांत त्यांन समाधानपूर्वक उत्तर दिले, “माझे जन्म क्रूर दिसतात. ह्यास्तव, हे पितामहा, आहीं असे हें कांहीं कुल डरविण्याविषयीं प्रमाणभूत नाहीं. पुरुष करे ओळखावे ते सांगा.

भीम्य सांगतातः—युधिष्ठिरा, ह्याविषयीं व्याघ्र विले जातें. म्हणूनच, ज्या योगानें कीर्तीचा आणि गोमायु (कोळा) यांचा एक प्राचीन विस्तार होईल अशाच प्रकारचे कर्म करण्याची संवाद इतिहासाच्या रूपानें सांगत अस-इच्छा मी करीत आहे. मी जरी स्मशानांत तात. तो ऐक—

पूर्वीं पूरिका नामक नगरीमध्ये दसऱ्याच्या होत असते ते ऐका. स्वभावाच्याच योगानें धर्म-हिसेमध्ये रमणीय होणारा क्रूर आणि नराधम रूपी क्रिया उत्पन्न होत असते; आश्रम हा असा पौरिक नांवाचा एक राजा होऊन गेला. कांहीं धर्मास कारणभूत नाहीं. आश्रमामध्ये आयुष्य क्षीण झाल्यावर त्याला अनिष्ट अशी राहून जो ब्रह्महत्या करील, त्यांचे ते करणे गति प्राप्त होऊन, पूर्वकर्माच्या योगानें दूषित हें पाप होणार नाहीं काय? आणि आश्रमांत झाल्यामुळे तो गोमायूच्या जन्मास गेला. तेव्हांन न रहातां जर एखाद्यानें गोप्रदान केले, तर ते पूर्वीच्या ऐश्वर्याचे स्मरण होऊन अत्यंत खिळ व्यर्थ होईल काय? अर्थात् मुळीच नाहीं! झाल्यामुळे तो दुसऱ्यांनी आणून दिलेले मांस आणि म्हणूनच आश्रम हा धर्मास कारणभूत मक्षण करीत नसे; कोणाही प्राण्याची हिंसा नाहीं. तुम्ही स्वार्थलोभाने केवल मक्षणामध्ये

आसक्त होऊन राहिलां आहां, व मोहग्रस्त रत आसादिसंबंध नसलेले, शत्रूचा पराजय झाल्यामुळे तुहांला परिणामीं असलेले तीन वरण्याची इच्छा असलेले, लुध्य नसणारे, दोष दिसत नाहीत. ह्या दोषांमुळेच संतोषास-न्जर करणाऱ्या वस्तूचा कालातिकम न होऊ कारणभूत नसलेली, असंतोषाच्या योगानें घड-टेणारे, हित करण्याविषयीं उद्युक्त असणारे, णारी, निंय, धर्महानीमुळे दूषणास्पद असलेली जानसंपन्न आणि विचारशील अशाच पुरुषांना आणि इहलोकांनी व परलोकांनी इट नसलेली अमात्य करून त्यांचा गुरुप्रमाणे अथवा पितरांजी वृत्ति ती मला आवडत नाहीं.” प्रमाणे बहुमान कर. हे मृगाधिपते, मला संतो-

हे ऐकन, तो गोमायु शुचिर्भूत आणि पंडित वावांवून दुसरे कांहीच स्वत नाहीं. मला आहे असे समजून, पराक्रमामध्ये प्रसिद्ध अस- मुखदायक अशा उपभोग्य वस्तूची अथवा णाच्या एका व्याघानें आपल्या योग्यतानुरूप तत्संबंधी ऐश्वर्याची इच्छा नाहीं. शिवाय, तुझ्या संमान करून त्याला स्वतःच आपल्या सचि-पूर्वीच्या सेवकांशीं माझा स्वभाव जुळणार नाहीं; वाचा अधिकार दिला.

त्याव झणाला:—हे सौम्या, तुझा स्वभाव तुझ्या अंतःकरणांत भिन्नभाव उत्पन्न करतील. मलां कळून आला. आतां तुं माझ्यावरोवर तेजस्वी अशा त्या लोकांना मी आश्रयभूत प्रयाण करीत रहा. तुला इट असरील त्या असांगे प्रशस्त होणार नाहीं. कारण, मी आत्म-उपभोग्य वस्तु ग्रहण कर आणि ज्या अनेक संयमन करणारा, महाभाग्यशाली, पापी पुरुष-अनिष्ट असरील त्यांचा त्याग कर. आही विषयींही कौर्याचें वतेन न करणारा, दूरदर्शी, कडक आहों अशी आमनी प्रसिद्ध आहे. अन्यत उत्साही, दानशूर, महावलादच, कुशल, मृणून आही तुला सुचवून ठेवितो कीं, निष्कल क्रिया न करणारा व मला ज्या वस्तू-सौम्यपणेच आम्हाकडून तुला हितकारक व चा उपभोग पाहिजे आहे त्यांनी अलंकृत असा कल्याणमय अशा गोर्धेंची प्राप्ति होईल. आहें. मी अन्यसंतोषी नाहीं, मी सेवावृत्ति

हे त्या महात्म्या मृगराजाचे भाषण मान्य केवळांही केलेली नाहीं, व मला सेवा करावयाचे करून, तो गोमायु किंचित् नम्र होऊन विन-ज्ञानही नाहीं. मी स्वच्छदपणे अरण्यांत किरणानें भाषण करून लागला.

णारा एक प्राणी आहें. राजाच्या आश्रयास

गोमायु झणाला:—हे मृगराज, मजविषयीं रहाणाऱ्या लोकांची राजापाशीं निंदा होत असते आपण जें भाषण करितां, तें आपणांला योग्य व तो दोष त्याला लागत असतो; आणि अ-आहे. आपण धर्म आणि अर्थ त्यांमध्ये निष्णात ष्यांत वास्तव्य करणाऱ्या प्राण्यांना कोणावरही व शुचिर्भूत अशा अमात्याचा शोध करीत आसक्ति ठेवावी लागत नाहीं, कोणाचीही भीति आहां. राजाला अमात्यावांचून आपल्या मह- बाळगावी लागत नाहीं, व व्रताचरण करितां त्वाचें संरक्षण करितां येणे शक्य नाहीं; आणि येतें. राजानें आद्वान केलेल्या पुरुषाच्या अंतः-अमात्य असूनही जर तो दृष्ट व मृणूनच करणांत जी भीति उत्पन्न होते, ती अरण्यामध्ये शरीरास अपाय करणारा असेल, तर त्याच्या फले आणि मूळे भक्षण करून संतोषवृत्तीने योगानेही महस्वाचें संरक्षण होणे शक्य नाहीं. रहाणाऱ्या प्राण्यांच्या अंतःकरणांत उत्पन्न होत हे महाभागा, तुं आपल्यावर प्रेम करणारे, नाहीं. अनायासे मिळणारं पाणी व पुढे भीतीचा नीतिवेत्ते, परस्परांशीं मिळून वागणारे, परस्प-संबंध असलेले मिष्टान्न हा देहोंचा निवार

केल्यामुळे, ज्यामध्ये शांति असते तेच सुख व्याच प्रकारे वागत होते; पण हा वेळीं गोमाहोय असे माझे मत झाले आहे. राजांनी पीडा याने नियंत्रित केल्यामुळे त्यांना कोणत्याही दिल्यामध्ये शरीरामध्ये दोष उत्पन्न होऊन वस्तूचा अपहार करितां येणे अशक्य झाले. ते जितके भूत्य मरण पावले आहेत, तितके अप- त्याची बुद्धि पालयाची म्हणून नानातहेच्या राधामुळे दंड केलेली नाहीत. असे; तथापि, गोटी सांगून त्याला लालूच दाखवू लागले; हे मृतोद्धा, जर मी हें काम केलेच पाहिजे असे आणि पुक्कल द्रव्य मिट्टेल असे सांगून त्यातुंडे मत असेल, तर माझ्याशीं कोणत्या रीतीनें च्या अंतःकरणात लोभ उत्पन्न करण्याचा वागवयाचे ह्याविषयींचा तूं ठराव करावास प्रयत्न करू लागले; तथापि त्या महाज्ञानी अशी माझी इच्छा आहे. तो असा—जे लोक गोमायुचे धैर्य ढक्कले नाही. पुढे दुसऱ्या कांहीनीं माझे असरील त्यांचा तूं बहुमान केला पाहि—ह्या गोमायुचा नाश करण्याची पतिज्ञा करून, जेस; माझे हितकारक भाषण तूं एकले पाहि—मृगाधिपति व्याघ्रास इट असलेले तयार केलेले जेस; आणि मी तुझी जी वृत्ति ठरवून देर्इन जे मीस तेथें होते ते तेथैन काढून त्यांनी तीच तुजकडे कायमची असली पाहिजे. मी स्वतः गोमायुच्या गृहामध्ये आणि ठेविले. तुझ्या इतर अमात्यांशीं कर्पीही सल्लामसलत तेव्हां, हे त्यांनी कशाकरिता चोरून आणले करणार नाही. कारण, नीतिसंपन्न असलेले आणि असे करण्याची युक्ति कोणी काढली, इतर अमात्य परीक्षा घेण्याच्या इच्छेने मज—हे सर्व त्या गोमायुला कळून आले. पण कांहीं पाशीं व्यर्थ कांहीं तरी सांगू लागतील. मी एक- कारणामुळे त्यांने ते सर्व सहन केले. कारण, याच प्रत्येकाची गांठ घेऊन त्यांना एकांतांत राजा, सचिवपदावर जाण्याच्या वेळीं त्यांने हितकारक गोष्ट सांगेन. तुझ्या ज्ञातिसंबंधाच्या ह्या माझ्या मंत्रीची तुला अपेक्षा आहे तर तूं कार्यामध्ये मजला त्वां आपल्या हिताहि- मला केव्हांही पीडा देतां उपयोगी नाहीं. ताचा प्रभ करू नये. माझ्याशीं मसलत केल्या- असा राजाशीं करार केलेला होता.

नंतर पुढे तूं अमात्यांना पीडा देतां कामा भीम सांगतात:—पुढे तो व्याघ्र क्षुधाक्रांत नये; आणि जे लोक माझे असरील त्यांना होऊन भोजन करावयास उठला, तेव्हां त्याला तूं कुळू होऊन शिक्षा करू नयेस. भोजनासाठीं पुढे आणून ठेवावयाचे ते मांस

हावर ‘ठीक आहे.’ असे बोलून मृगाधि- कोठे दिसले नाही. ह्यामुळे ‘चोर कोण आहे राज व्याघ्राने त्याचा बहुमान केला. नंतर त्या ते पहा.’ अशी त्याने आज्ञा केली. तेव्हां गोमायुला व्याघ्राच्या अमात्यपदाची प्राप्ति कांहीं कपरी लोकांनी त्या व्याघ्राला त्या शाली. ह्याप्रमाणे, आपल्या कार्यामध्ये प्रशंसनीय मांसासंबंधाने असे सांगितले कीं, महाराज, असणाऱ्या त्या गोमायुला अमात्य केल्याचे स्वतः स विद्वान् समजणाऱ्या आपल्या पांडित्य-पाहून, व्याघ्राचे पूर्वीचे सेवक परस्परांशी एकय संपन्न अमात्याने ते नेले आहे !’

करून वारंवार त्याचा द्वेष करू लागले. मित्र- हे गोमायुचे चापल ऐकून व्याघ्रास क्रोध बुद्धीने मधुर भाषणे करून त्याचे मन वळवून आला आणि त्याला गोमायुचा वध करावा घायें आणि त्यालाही आपल्याइतकाच दोरी असे वाढले. तेव्हां गोमायुच्या निंदेची ती संघि करावा अशी ते दुष्ट इच्छा करू लागले. ते आहे असे पाहून व्याघ्राचे पूर्वीचे मंत्री बोलूं परद्रव्याचा अपहार करणारे जन पूर्वी निरा- लागले, ‘हा गोमायु आहां सर्वाच्या प्रतिच्छे-

दाविषयीं इच्छा करीत आहे. 'असें सांगून तीन पक्ष उत्पन्न होतात. लोभी लोक शुचिभूत पुनरपि त्यांनी त्याची अनेक कृत्ये निश्चय-मनुष्याचा द्वेष करितात; अर्थार लोक ओवेश-पूर्वक सांगितलीं. ते हणाले, 'हें त्याचे असें संपन्न उरुषाचा द्वेष करितात; मूर्ख पंडितांचा कृत्य आहे. त्याच्या हातून घडणार नाही असें द्वेष करितात; दरिद्री अत्यंत श्रीमान् पुरुषाचा काय आहे? तो जसा आहे हणून आपण द्वेष करितात; अधर्मशील लोक धर्मनिष्ठारीं पूर्वी ऐकले होतें तसा तो नाही. तो केवळ द्वेष करितात; आणि कुरुप असणारे लोक वाणीनंते तेवढा धर्मनिष्ठ आहे, पण स्वभावानें रूपसंपन्न मनुष्याचा द्वेष कंसितात. अनेक पंडित क्रूर आहे. त्या दृष्टानें धर्माचे हें केवळ मिष उपजीविका करणारे असतात; आणि ते निर्देष आणि मूर्ख लोक लोभी व कपटाचरणावरच आहे. केवळ स्वकार्य साधण्यासाठीं भोजन मिळण्यास साधनभूत अशीं वर्ते करण्याविषयीं ह्यानें परिश्रद केला. ह्या आमच्या सांगण्यावर जर आपला विश्वास नसेल, तर हें पहा आही आपणांस दाखवतो! ' असें हणून त्यांनी गोमायूच्या धरीं पोहोचविलेलें तें मांस त्यास तत्काल दाखविलें. तेव्हां त्यानें मांस चोरून नेलें आहे असें समजून व तें त्या अमात्यांचे भाषण ऐकून व्याघ्रानें 'गोमायूचा वध करा!' अशी आज्ञा केली.

त्याचे तें सांगणें ऐकून, त्याची माता हितकारक गोटी सांगून त्याला बोध करण्यासाठीं तेथे आली व म्हणाली, "बाढा, कपटानें चालविलेल्या उद्योगाचा ज्याच्याशीं संबंध आहे अशा प्रकारचे ह्या अमात्यांचे सांगणें तू मान्य करू नको. कारण, कार्यविषयक स्पर्धेच्या योगानें उत्पन्न झालेले जे दोष, त्यांचा आरोप करून हे अपवित्र लोक शुचिभूत अशा प्राण्याला दूषित करतील असा संभव आहे. कोणालाही कोणाचा उक्त सहन होत नसतो. चांगले कर्म हें देखील वेराचे कारण होतें. हे पुत्रा, तू ह्याला आपल्या सात्रिं उत्पादक होतें; आणि म्हणूनच शुचिभूत व कार्य करण्याविषयीं उद्युक्त अशाही पुरुषावर दोषारोप केला जातो. अरण्यामध्ये राहून केवळ आपलीं कर्मे करीत असणाऱ्या ऋषीं-श्वा हितचिंतकाच्या जीविताला बाध येणार संबंधानेही मित्र, उदासीन आणि शत्रु असें नाहीं असें कर. शुचिभूत मनुष्यावर त्याच्या

शत्रुंनीं दोषारोप केल्यामुळे जो राजा त्याला धन असतात, असो; अवमानयुक्त आणि स्थान-भलत्याच प्रकारचा समजतो, तो स्वतःच अमा-भ्रष्ट अशा मजवर आतां तुझा कसा विश्वास त्याचीं अंतःकरणे द्विषित करण्याविषयीं कारण-बसेल? आणि मी तरी तुजजवळ कसा राहूं? भूत होऊन लवकरच नाश पावतो.” मी कार्य करण्याविषयीं समर्थ आहे असे सम-

इतके चोलणे झाल्यावर, त्या गोमायुच्या जून माझा अंगीकार करून तूं मला ठेवून शत्रुसमुदायांतूनच कोणीएक धर्मात्मा पुरुष घेतलेंस, माझी परीक्षा केलीस, आणि पूर्वी आला व त्याने अमात्पानीं हें कपट कसें केले केलेला ठराव तोडून तूं माझा अपमान केलास. तें सांगितले. ह्या त्याच्या सोराण्यावरून गोमा-पूर्वी ज्याला जनसमुदायांत सदाचारसंपन्न यूनेच वर्तन कवून आल्यामुळे व्यावाने त्याचा ह्याणन सांगितले आहे, त्याच्याच अंगी वैगुण्य बहुमान करून व प्रेमपूर्वक पुनःपुनः आलिंगन आहे असे प्रतिज्ञेचे पालन करणाऱ्या पुरुषाने देऊन त्याला त्या शिक्षतुन मुक्त केले. केहाही सांगे नये. पण तुजकळून असे घड-

ही जी गोष्ट झाली, तिजमुळे क्रोधाने ल्यामुळे ह्या डिकाणी माझा असे अपमान झाला संतप्त होऊन त्या नीतिशास्त्रवेच्या गोमायूने आहे. ह्यामुळे आतां मजवर तुझा विश्वास व्यावाची अनुज्ञा घेऊन मरण पावण्यासाठी वसावयाचा नाही; आणि तुझ मजवरील विश्वास उपवास करीत रहाण्याचे मनांत आणले. तेहां उडाला म्हणजे मला खेद होईल. सारांश, तूं नेत्र विकसित झालेल्या व्यावाने त्या धर्मनिष्ठ शंकित, मी भयभीत. इतर लोक दुसऱ्याचीं गोमायुचा प्रेमपूर्वक बहुमान करून त्याला त्या छिंद्रे पहाणार. प्रेमशूल्य आणि असंतुष्ट अशी निश्चयापासून परावृत्त केले पुढे प्रेमामुळे गड-स्थिति असून, ह्या कार्यामध्ये कपट फार आहे. बडून गेलेल्या व्यावाला पाठन गोमायूना कंठ एकदा ज्याचा भंग झाला भंसल ते जडण्याला दाढून आला; आणि तो नवपणे अस्पष्ट फार प्रयास पडतात; आणि एकदा जें जडलेले गच्छांनी बोलू लागला. तो म्हणाला, “ते असल त्याचा भंग होण्यालाही फार प्रयास माझा पूर्वी बहुमान केलास व शेवटी अपमान पडतात. प्रीतीचा एकदा भंग झाला व जरी पुनः करून मला आपल्या शत्रुवास पात्र केलेस; ती जडली. तरी ती पूर्वीप्रमाणे प्रीतीच्या रूपाने ह्यामुळे मी आतां तुजपाशी रहाणे योग्य असत नाही. आपले व परकीयाचे हित न नाही. अधिकारभ्रष्ट केलेले, संमानाच्या कामी करीतो केवल प्रभुचेंच हित करणारा पुरुष मांगे शकलेले व ह्याणनच असंतुष्ट झालेले. एखादाच दृष्टिगोचर होतो. स्वकार्याची अपेक्षा स्वतःच्या द्रव्याचा अपहार झालेले, परकीयांनी करणार किंवा स्वकार्य साधण्याची इच्छा अस-फसविलेले, अत्यंत क्षीण झालेले, लोभी, क्रुद्ध, लेले लोक पुकळ असतात; पण स्वाभाविक भयभीत, लोकापावादास पात्र झालेले. त्यांचे प्रेम असणारे पुरुष मात्र मिळणे अतिशय कठीण द्रव्य हरण केले आहे असे मानी पुरुष, आहे. मनुष्य ओळखितां येणे फार कठीण द्रव्यग्रहणाचा त्याग केलेले, मोठपणाचा आहे. कारण, त्यांचे अंतःकरण चंचल असते. अभिलाप करणार, त्रास दिल्यामुळे संकट-सामर्थ्यसंपन्न आणि निर्भय असा मनुष्य समुदायाची प्रतीक्षा करीत असलेले, आड-शेकडा एखादाच मिळतो. मनुष्यांचा एकदम पदयाने वागणारे आणि प्रतारणा करणारे जे उत्कर्ष करणे, एकदम अपकर्ष करणे, एका-सेवक लोक, ते सर्व प्रेमशूल्य आणि प्रायः नि-एकीं शुभ अथवा अशुभ करणे आणि एकदम

त्याला महत्त्व देणे ह्या गोर्टीला ज्ञानाची स्वल्पता हीच कारणभूत आहे. ”

ह्याप्रमाणे धर्म, काम आणि अर्थ ज्ञानीं युक्त व हेतुपूर्ण असे मधुर भाषण करून व राजाना संतुष्ट करून तो गोमायु अरण्यांत गेला. न्या वेळी व्याघ त्यांचे मन वळवूलागला, पण त्यांना न जुमानां तो बुद्धिमान् गोमायु तेथें उपवास काढून देहत्याग करून स्वर्गास गेला.

दुर्बुद्धि व कालगतीने मोहित शालेल्या दुष्ट उंगाने आळस केला,—त्याने चरावयास जाण्याचे

मनांतही आणिले नाहीं. पुढे एकदा अंतः- करणास थकवा आल्यामुळे शंभर योजने लांब असलेली आपली मान पसरूनच तो चरूं लागला. त्या वेळी प्रचंड वारा सुटला, तेव्हां

तो पशु आपली मान आणि मस्तक एका गुहेत तेवून बसला. इतक्यांत सर्व जगताला जल-

परिस्फुट करून सोडणारी वृष्टि सुरु झाली. तेव्हां जलाच्या योगाने पीडित झालेला,

शरीरांत थंडी भरलेला व क्षुधेमुळे होणाऱ्या श्रमाने युक्त असलेला एक कोळ्हा आपल्या

स्वीसहवर्तमान सत्वर त्या गुहेत शिरला. तेव्हां, तेवून त्या उंगाची मान भक्षण केली. पुढे

अध्याय एकशे वारावा.

—००—

उप्यगीवोपाख्यान.

(आलस्यजन्य दोष.)

युधिष्ठिर विचारते:—हे सर्वधार्मिकेश्वरा. राजानं काय केले पाहिजे, व काय केले असता ते सुखी होईल, हे मला वरोवर रीतीने सांगा.

हे युधिष्ठिरा, क्षुधाजन्य श्रमाने युक्त असलेल्या त्या मांसभक्षक पशूने पुकट मांस आहे असे दुःख पावून तो मान आंखदण्याचा प्रथल आहे युधिष्ठिरा, तो उंड आपली मान एका उद्धाचा जो मोठा वृत्तांत ऐकिला आहे, याली-वर करून संकुचित करीत आहे तोच तसे मात्र राजानं वारं नय. युधिष्ठिरा, तो कोळ्हा आणि त्याची स्त्री ह्या उभयतांनी त्यास वृत्तांत तुला सांगतां, ऐक.

भीम्य सांगतात:—‘ठीक आहे. मी तुला कर्तव्याविषयींचा मुख्य सिद्धांत अर्थात् राजाने इहलोकीं काय केले पाहिजे व काय केले असता ते सुखी होईल ते सांगतां. आम्ही असतां त्याला सौम्य होईल तो सांगतां. आम्ही एका उद्धाचा जो मोठा वृत्तांत ऐकिला आहे, तो मात्र राजानं वारं नय. युधिष्ठिरा, तो

जेव्हां आपणाला कोणी भक्षण करीत आहे असे त्या उंगाला कढून आले, तेव्हां अत्यंत दुःख पावून तो मान आंखदण्याचा प्रथल करू लागला. पण तो उंड आपली मान एका उद्धाचा जो मोठा वृत्तांत ऐकिला आहे, याली-वर करून संकुचित करीत आहे तोच तसे मात्र राजानं वारं नय. युधिष्ठिरा, तो कोळ्हा आणि त्याची स्त्री ह्या उभयतांनी त्यास वृत्तांत तुला सांगतां, ऐक.

पूर्वीं प्राजापत्यसंज्ञक युगामध्ये, पूर्वजन्मांचे ठार करून भक्षण केल्यानंतर, वायु आणि वृष्टि समरण असलेला एक उंड हाता. त्याचे आच- नाहींशी झाल्यावर तो कोळ्हा ग्रहच्या द्वारांतून रण प्रशंसनीय असन त्याने त्या अरण्यामध्ये निवून गेला. ह्याप्रमाणे दुर्बुद्धि उंगाला त्या मोठी तपश्चर्या केली. तपाच्या शेवटी प्रभु ब्रह्म-वेळी मरण प्राप झाले. पहा हा आलस्याच्या देव प्रसन्न झाले व त्यांनी त्याला वर मागण्या. योगाने प्राप होणारा दोष! हास्तव, तू देखील विषयीं सांगितले. तेव्हां उंड महणाला, अशा प्रकारच्या आलस्याचा त्याग करून व ‘भगवन्, आपल्या अनुद्द्वाने माशी ही मान इंद्रियांचा नियह करून उद्योग करीत रहा. साध शंभर योजने लांब व्हावी. कारण, मी राजा, बुद्धि हेच विजयाचे कारण आहे चरावयाता जाणार आहे.’ ह्यावर वरपदाने ‘ठीक आहे’ असे होणारी कर्मे ऐष, वाहुवलाने होणारी मध्यम, सांगितले; आणि तो उक्कट वर मिळवून उंट पादसंचाराच्या योगाने होणारी कनिष्ठ आणि आपल्या वनाकडे निघून मेला. पुढे त्या अत्यंत कोणत्याही प्रकारे स्वनःवर भार पडून होणारी

असें मनूने सांगितले आहे. ज्ञानाच्या योगाने करणाच्या महात्म्या ब्रह्मदेवाने ‘ठीक आहे’ असे होणारी कर्मे ऐष, वाहुवलाने होणारी मध्यम, पादसंचाराच्या योगाने होणारी कनिष्ठ आणि आपल्या वनाकडे निघून मेला. पुढे त्या अत्यंत कोणत्याही प्रकारे स्वनःवर भार पडून होणारी

अत्यंत कनिष्ठ होत. कार्यदक्ष आणि इंद्रिय-म्हणून त्यास तुच्छ समजूनच तुम्हीं आणिले निग्रहसंपन्न अशा पुरुषाचेच राज्य टिकते. नाहीं? किंवा त्यानें तुमचे कांहीं कार्य केले ज्याला अत्यंत द्रव्यलोभ असेल, त्याला विजय आहे? सारांश, तीर सोडून वेत येथें कां येत मिळणे हें केवळ त्याच्या बुद्धीवर अवलंबून नाहीं याविषयीचे तुमचे मत ऐकण्याची माझी आहे असे मनने सांगितले आहे. हे निष्पापा हच्छा आहे.

युधिष्ठिरा, गुप्त मसलत ऐकणारा, उत्कृष्ट प्रकार-
रच्या लोकांचे साहाय्य असलेला, व विचार-
पूर्वक कर्म करणारा जो पुरुष, त्याजपाशीच
द्रव्य रहातें. साहाय्यसंपन्न अशाच राजाला
संपूर्ण पृथ्वीचे पालन करितां येणे शक्य आहे.
हे महेद्रतुल्य-विक्रमा, कर्तव्यज्ञानसंपन्न अशा
सत्पुरुषांनी हें पूर्वी सांगून डेविलें आहे व मी-
ही शास्त्रदृष्ट्या तुला तेच सांगितले आहे. हें
सर्व लक्ष्यात घेऊन तं वागत जा.

अध्याय एकशें तेरावा.

— ; 0 ; —

नद्या अ.णि समुद्र यांचा संवाद.

(नम्रतेच महत्त्व.)

युविधिर विचारतोः—हे भरतकुलश्रेष्ठा, नाही. वायु आणि जल हांच्या वेगाच्या अनु-
राजाला दुर्लभ अशा राजपदाची प्राप्ति शाळ्यानंतर रोवानें ज्या ओषधि, जे वृक्ष अथवा जीं मुडपे
शत्रु प्रबल शाळे व त्यांचा प्रतिकार करण्याचे नम्र होतात, आणि उन्नतही होतात, त्यांचा
साधन नसलें, तर त्यांनं कसं वागावे? पराभव होत नाही.

भीम्प सांगतातः—हे भरतकुलोत्पन्ना, द्या-
विषयीं समुद्र आणि नद्या द्यांचा एक प्राचीन व सामर्थ्यसंपत्र असून त्याचा प्रतिबंध नष्ट
संवाद इतिहासरूपाने सांगत असतात, तो झाला असतां जो त्याचा वेग प्रथम सहन करीत
असा राक्षसांचे शाश्वतिक वसतिस्थान व नद्यां नाही, त्याचा सत्वर नाश होतो. जो सुज्ञ
चा अधिपति जो समुद्र, त्यानें एकदा आपणास मनुष्य आपले आणि शत्रूंचे सामर्थ्य, असामर्थ्य,
आलेल्या संशयासंबंधाने सर्व नद्यांना प्रश्न केला. सेन्य व शीर्य यांचा विचार करून वागतो,

समुद्र म्हणाला:—हे नव्यांनो, तुम्हीं मोठ-त्याचा पराभव होत नाहीं. ज्या वेळीं शत्रु
मोठे विशाल वृक्ष मूळ आणि शाखा द्यांसहवर्त-आपल्याहून अत्यंत बलवान् आहे असे घटेल,
मान उपटून वाहून आणलेले मी पहात आहे: त्या वेळीं सुजाने वेतासारख्या नम्रवृत्तीचा
पण मला त्यांत वेत कोठेही दिसत नाही. आश्रय करावा हेंच शहाणपणाचे लक्षण आहे.
तुमच्या तीरावर उत्पन्न होणारा वेत आकाराने
लहान असतो व त्याचे सामर्थ्यही कमी असते.

अध्याय एकर्णे चौदावा.

—10—

विद्वानाचे मूर्ख व धृष्ट मनुष्याशीं वर्तने

युधिष्ठिर विचारतोः—हे शत्रुनाशना भरत- तो आपले वर्तन व व्यापार ह्यांच्या योगानें, कुलोत्पन्ना पितामहा, मूर्ख पण धार्ष्यसंपन्न व आपल्या मातेच्या उदरीं गर्भधारण होण्यांत दिसण्यांत सौम्य पण वस्तुतः कडक असा कांही विष्यास झाला आहे असे स्पष्टपेण मनुष्य भरसभेत अपशब्द बोलू लागला तर ध्वनित करीत असतो. पण मयूर नाच करून काय करावे? दाखवं लागला म्हणजे आण्वा माहाप्रदेशा

कार्य करण्याचे साधन होऊन बसेल, आणि कोणाचा वध करावयाची इच्छा झाली तरीही

- त्याला कांहीं क्रिया करावी लागणार नाही. तो आपले वर्तन व व्यापार ज्ञांच्या योगाने

ता आपले वतन व अपार झाच्या यागान, आपल्या मातेच्या उदरीं गर्भधारण होण्यांत तांची दिर्घी असेही दोन्ही

काहा विपयोस झाला आहे असे स्पष्टपणे धानीत करीत असतो. पण मयूर नाच करून

दाखवं लागला म्हणजे आपला गृह्यप्रदेश

भीम सांगतात:—हे पृथ्वीपते, याविषयीं लोकांना दिसत आहे ह्याची जरी त्याला लज्जा शास्त्रकारांनी काय सांगितलं आहे तें ऐक. वाटत नाहीं, तशीच त्याला आपल्या आचर-सुबूद्ध मनुष्यानें संदैव क्षुद्रबुद्धीच्या मनुष्याला णावकून आपल्या मातेचा दोष व्यक्त होत क्षमाच केली पाहिजे. अपशङ्क बोलणाऱ्यावर आहे याची लज्जा वाटत नाही. ज्याला लो-कोप न करणारास पुण्यग्रामि होते. कारण, कात नांवें न ठेवण्यासामध्ये असें कांहीच नाहीं, सहन करणाऱ्या मनुष्याचें पतक क्रोध करणा- आणि करण्यास अव्याप्त असेही कांहीं नाहीं, न्याला लागून पुम्हन निघतें. कर्षकडु आक्रोश त्याच्याशीं कांहीं कार्यप्रसंग आला तरीही कस्तूर करून व्याकुल होऊन जाणाऱ्या इटिवी- शुचिभूत मनुष्यानें भाषण करू नये. जो मनुष्य प्रमाणे अपशङ्क बोलणाऱ्याची उपेक्षा केली समक्ष गण गणारा व परोक्ष निंदा कर-पाहिजे. तशा मनुष्याला कांहीं बोलले म्हणजे ण रा असतो, तो इहलोकीं श्वानतुल्य असून ‘हा लोकांच्या द्वेषास पात्र झाला असून त्याची सद्भवि, ज्ञान आणि धर्म यांचा नाश निष्कल गोडी करीत आहे’ असें म्हणून तो झालेला असतो. अशा प्रकारच्या पाईमाणे स्वतःच्या पापकर्माच्या योगानेच संदैव आपली निंदा करणाऱ्या मनुष्यानें शेंकडों लोकांना स्तुति करून घेत असतो. अथवा “मी जन- दान केले अथवा यज्ञ केला, तरी त्या कृत्या-समुदायांत असें असें म्हटलं असतां तो संमाननीय या तत्काल नाश होतो. ह्यास्तव मुक्त मनुष्यानें, लजित व म्लान होऊन प्रेतासारखा होऊन ज्याप्रमाणे सज्जनांनीं श्वानाचें मांस वर्ज्य केले राहिला.” असें म्हणून तो निर्लंज स्वतःच्या पाहिजे त्याप्रमाणे अंतःकरण पापिष्ठ असणारा अभाव्य कर्मच्या योगानें आपली प्रशंसा तो मनुष्य तत्काल वर्ज्य केला पाहिजे. ज्या-करून घेत असतो. अशा नराधमाची प्रयत्न- प्रमाणे साप कणी उभारतो, त्याप्रमाणे, मोठ-पूर्वक उपेक्षाच केली पाहिजे. अल्पबुद्धि पुरुष मोळ्या लोकांपार्ही सत्पुरुषाची निंदा करणारा जे जे बोलेल तें तें ज्ञानी मनुष्यांनीं सहन दृष्ट पुरुष आपले दोष व्यक्त करून दाखवितो. केले पाहिजे. कारण, अरण्यांत निर्थक ओर- असा मनुष्य आपले कार्य करू लागला असतां डणाऱ्या कावळ्याप्रमाणे असणारा अल्पबुद्धि त्याचा प्रतिकार करण्याची जो इच्छा करितो, पुरुष प्रशंसा करून असो, अथवा निंदा करून तो बुद्धिशृण्य मनुष्य राखेच्या द्विग्रांत लोळ-असो, करणार काय आहे? जर पापी मन- णाऱ्या गाढवाप्रमाणे दोपांत पडतो. लोकांना व्याने वाणीचा प्रयोग करिसांच कार्ये होऊं दोप देण्याकडे संदैव बुद्धीचा कल असंलेला व लागली, तर केवळ वाणी हेच त्याचें प्रत्येक शातिसंपन्न नसणारा जो मनुष्यरूपी श्वान,

त्याचा, उन्मत्त होऊन गर्जना करीत असलेल्या गजाप्रमाणे अथवा अतिशय भयंकर असलेल्या श्रावनाप्रमाणे त्याग करावा. अविद्वान् लोकांनी सेवन केलेल्या मार्गाने वागणारा, इंद्रियदमन आणि नम्रता यांजपासून परावृत्त शालेला, शत्रूप्रमाणे वागणारा आणि कोणाचेही प्रश्वर्य न सहन करणारा जो दुर्बुद्धि पूरुष, त्याला संदेव धिकार असो. असे लोक तुला आक्रांत करून जरी उलट बोलू लागले, तरी तं क्षेत्रापावं नको. कारण, ज्यांची वृद्धि चंचल नाही असे लोक उच प्रतीच्या मनुष्याचा निकृष्ट प्रतीच्या मनुष्याशी योग घडणे नियं समजतात. क्रूर असलेला मर्व मनुष्य कद्द शाला तर पांच बोडांनी तरी प्रहार करील, अंगावर धूळ केंकील, अथवा कोंडा केंकील किंवा दांत बाहेर काढून भीति दाखवील. कारण अशा मनुष्याच्या ठिकाणी ह्या क्रिया सिद्धूच असतात. अत्यंत दृढ मनुष्याने जनसमुदायांत केलेली निंदा जो मनुष्य सहन करील, आणि त्यासंबंधाचेही विचार वाचील, त्याचे कांहीही अप्रिय व्हावयाचे नाहीं.

अध्याय एकशे पंधरावा.

—:::—

राज्यफलप्राप्तीच उपाय.

युविष्टिर विचारतो:—हे महाज्ञानी राजा पितामहा, मला हा एक मोठा संशय आहे, तो आपण नाहींसा केला पाहिजे. कारण, आपणच आमच्या वंशाचे उत्पादक आहां; तेहांचे वंशाचे कल्याण होण्यासाठी त्या संशयाचे निराकरण करणे हे आपले कर्तव्य आहे. हे तात, दुराचारी व दृढ पुरुषांच्या तोंडून कोणत्या प्रकार-सर्वी भाषणे निवातात, हे आपण मला सांगी-तले. तेहां आतां मी आपली विज्ञापना करितो मला सांगा. भूत्यावंचन एकत्याच राजाला कीं, सर्व राज्यसूत्रे आणि आमचे कुल हाणां प्रजापालन करितां येणे शक्य नाहीं. कारण,

ज्यासून सुख होईल, आणि वर्तमानकालीं व भविकालींही कल्याणकारक आणि उत्कर्ष-दायक असें जे पुत्रपौत्रादिकांनाही सुंदर वाटेल, ज्याच्या योगाने राष्ट्राची अभिवृद्धि होईल, व अन्नपानसंबंधाने जे हितकर असून ज्या योगाने नीराला हित होईल, असें कांहीं कृत्य मला सांग. जो राजा राज्याभिषिक्त होऊन मित्र आणि हितचिंतक हांसह राष्ट्रामध्ये राहिलेला असतो, त्याने प्रजेचे अनुरंजन करें करावे? जो इंद्रियनिघर्षशील नसतो, व मृण-नच ज्याच्यार स्नेहाचा आणि अनुरागाचा पगडा वसलेलाअसतो, तो इंद्रियें स्वाधीन नसल्यामुळे दुर्जनत पावू लागतो; त्याचे सर्वही कुलीन भूत्य त्यच्याशी विस्फू होतात; आणि भूत्यांच्याच सारायाने मिळणाऱ्या अर्थाची त्या राजाला प्रांग होत नाही. ह्यामुळे, मला कंस वागावं याविच्यांचा संशय उत्पन्न झाला आहे. ह्यास्तव, बुद्धीने बृहस्पतीच्या बरोबरीचे असणारे आपणच तर्वोध असे राजधर्म मला सांगा. हे नरश्रेष्ठ, अमच्या कुलाचे हित करण्यावियर्थी आसक्त जेसणारे आपण एक मला सांगू शकाल, किंव जो आम्हांला संदेव सांगत असतो तो महाज्ञानी विद्र एक सांगू शकेल. आपल्या गोडून राज्याच्या हितोपतीस कारणभूत असे वाक्य श्रवण केले म्हणजे, अविनाशी अरा अमृताच्या योगाने जसे तृप्त व्हावे तसा तृप्त होऊन मी सुखाने शेपे घेत पडेन. ह्यास्तव, सानिध्यास असणारे भूत्य कोणत्या प्रकारचे असले म्हणजे ते सर्वगुणसंपन्न आहेत असे समजावें, आणि कोणत्या प्रकारच्या व कोणत्या कुलांत उत्पन्न झालेल्या लोकांना बरोबर घेऊन प्रयाण करावें, हें तेहां आतां मी आपली विज्ञापना करितो मला सांगा. भूत्यावंचन एकत्याच राजाला

राजकुलामध्ये उत्पन्न झालेला प्रत्येक मुष्य या राज्याची इच्छा करीत असतो.

भीष्म सांगतातः—बा भारता, कोाचेही साहाय्य न घेतां एकव्यानें राज्य करिं येणे शक्य नाहीं. इतकेच नव्हे, तर द्रव्यां मिळविता येणे आणि मिळविलेले संरक्षण करितां येणे देसील शक्य नाहीं. ज्याचे सर्वसेवकजन शास्त्रजन्य आणि अनुभवजन्य ज्ञानामध्ये निष्णात, हितेच्छु, कुलीन आणिप्रेमठ असतात, त्याला राज्याचे फल मिळतें ज्या राजावे मंत्री कुलीन, लांच घेऊन परपास अनुकूल न होणारे, राजाच्या सञ्जित वस्तव्य करणारे, त्याला विचार सुचविणारे, संभ जाणण्याविषयी चतुर असणारे, सज्जन, ग्रसंग जाणण्यामध्ये चतुर, संकट घेण्यापूर्वीच त्याचा प्रतिकार करणारे आणि गतगोष्टीविषयी शोक न करणारे असतात, त्यालाच राज्यफल मिळते. ज्याचे साहाय्यकर्ते राजास होणारें दुःख अथवा सुख आणालाच होत आहे असे समजणारे, द्रव्याविषयी विचार करणारे आणि सत्यनिष्ठ असतात, त्याला राज्यपदाची प्राप्ति होते. ज्याचा प्रदेश केश पावत नसतो, संदेव राजाच्या हृदयांत वास्तव्य करीत असतो, व म्हणूनच त्याच्या सानिध्यास असल्यासारखा असतो, आणि क्षुद्र स्वभावाचा नसून समार्गाचे अवलंबन करणारा असतो, त्या राजाला राज्य-सुखाचा उपभोग मिळतो. कोशाची वृद्धि करण्याकडे योजना केलेले ज्याचे विवरणीय पुरुष संतुष्ट राहून संदेव कोश वाढवीत असतात; आणि द्रव्यलोभाने इतरांस वश न होणारे, संग्रहाविषयी तत्पर, योग्य आणि लोभशून्य असे लोकच धान्याच्या कोठारावर संरक्षण करण्याकरितां नेमलेले असतात, त्याची वृद्धि होते. ज्याच्या नगरामध्ये वादिप्रतिवादीचे खाल्ले त्यांना कृतकर्माचे फल मिळेल अशा

पकारें अर्थात् शंखलिखितांच्या व्यवहाराप्रमाणे चाललेले असतात, त्या राजाला स्वधर्मफलाची प्राप्ति होते. जो राजा मनुष्यांचा संग्रह करितो, राजधर्म जाणतो व संधिविग्रहादिक षड्वर्गाचे अवलंबन करितो, त्याला स्वधर्मचे फल मिळते.

अध्याय एकशें सोऽयावा.

—०—

श्वानदृष्टांत.

भीष्म सांगतातः—हा गोर्धविषयी, लोकां संदेव सज्जन कोणत्या प्रकारचे आचरण टेवतात त्यासंबंधाने दृष्टांत म्हणून एक पूर्वीचा इतिहास सांगत असतात. ह्याच गोर्धच्यासारखी एक गोष्ट मीं तपोवनामध्ये ऐकली होती. ही गोष्ट मुनिश्रेष्ठांनी जमदग्निपुत्र राम याला सांगितली होती. ती अशी—

जेथे मनुष्याचा संचार नाहीं अशा एका विशाल अरण्यामध्ये एक ऋषी वास्तव्य करीत होता. तो संदेव फलमूलांचा आहार करी; नियमनिष्ठ असे; त्याने इद्रियांचा नियम हेलेला असे; व्रतदीक्षा व बाह्यदुःखाचे सहन सांविषयी तो तत्पर असे; आणि शुचिमूत, अध्ययननिष्ठ, शांतिसंपन्न. उपवासाने अंतःकरण शुद्ध झालेला, व संदेव सन्वगुणाचे अवलंबन करणारा असे. तो ज्ञानसंपन्न मुनि परमात्म्याचे स्वरूप अवलोकन करून बसला असतां सर्व वनचर प्राणी त्याच्या सञ्जित येत असत. कूर असे सिंहव्याघ्रादिकांचे समुदाय, मदोन्मत्त झालेले मोठमोठे हर्ची, चिचे, गेंडे आणि अस्वले व भयंकर दिसणारे अनेक रक्तभक्षक प्राणी हे सर्व त्या मुनीला कुशलप्रश्न विचारलून आणि शिष्याप्रमाणे नम्र होऊन त्याचे प्रिय करीत असत. हाप्रमाणे कुशलप्रश्न विचारल्या-

नंतर ते सर्वजगा आल्या मागर्नि निघून गात. वास्तव्य करूँ लागला. तेव्हां आपल्या समोर त्यांच्यामध्ये एक श्वान होता; तो मात्र त्यामहा- असलेला पशु आपल्यासारखाच एक चित्ता मुनीला सोडून रहात नसे. हे महामर्ण, तो आहे असें पाहून त्या चित्त्याने एका क्षणांत भक्तिमान, प्रेमसंपन्न, सर्वदा उपवासारे कृश त्याच्याशीं विरोध करण्याचे सोडून दिले. पुढे ज्ञालेला, नेबेल, फले, मूळे आणि उद्व शांज- रक्काची अत्यंत इच्छा करणारा, जिह्वेने मुख- वर उपर्योगिका करणारा व शांतिसंपन्न असून प्रांत चाटणारा व क्षुधेने आक्रांत आल्यामुळे संभाक्षिसारखा दिसत असे. त्या ठिकाणी जवडा पसरलेला एक अत्यंत भयंकर व्याघ बसलेल्या त्या ऋषीच्या चरणी एकाचा मनुष्या- प्रमणे त्याचे अतिशय प्रेम जडतेले होते. पुढे एकदा महावीर्यसंपन्न, रक्तभक्षक, संहार करणारा जणू कालच असा व स्वतःसंवंधाने अतिशय संतुष्ट असलेला एक चित्ता तेथे आला. तो तृष्णाकांत ज्ञालेला होता; जिह्वेने ओष्ठप्रांत त्याचीत होता; भूमीवर पुच्छाचं आघात करीत शवहूनही अत्यंत बलाढ्यकरून सोडले. तेव्हां, होता; क्षुधेमुळे त्याने जवडा पसरलेला होता हे राजा, त्याला पाहून व्याघ्राने त्याचा व शरीर वांकविलेले होते. त्याची इच्छा त्या वध केला नाही; असे.

श्वानाचे मांस भक्षण करण्याविषयी होर्ती. राजा, तो क्रूर तेथें आलेला पाहून तो श्वान मुनीला काय दाणाला तें ऐक. तो दाणाला. “हे भगवान्, हा श्वानांचा शत्रु असलेला चित्ता माझा वध करण्याची इच्छा करीत आहे. यास्तव, हे महाबाहो महामुने, आपल्या प्रसादाने मी निर्भय होईन असें करा. आपण सर्वज्ञ आहां ह्यांत संशय नाहीं.” हें ऐकून, इतरांचीं अंतःकरणे जाणणाऱ्या व सर्वांची भाषा ओळखणाऱ्या त्या सामर्थ्यसंपन्न मुनीने त्याच्या भीतीचे कारण काय तें ओळखिले.

मुनि दाणाला, “हे वत्सा, तू ह्या चित्त्या- पासून मृत्यु येईल अशी भीति मुळीच बाळगू नको. हा पहा तुझा श्वानाचा आकार नष्ट होऊन तू चित्ता ज्ञाला आहेस!” असे दाणाने त्याने त्या श्वानाला चित्ता केला. तेव्हां सुवर्ण- तुल्य शरीरकांति, ठिपके असल्यामुळे चित्रविचित्र दिसणारा देह आणि चमकणाऱ्या दाढा ह्यांनी प्रमाणे गंभीर आवाज असलेला, व शरीराने सुक होऊन तो श्वान वनामध्ये निर्भयप्रणे-

वास्तव्य करूँ लागला. तेव्हां आपल्या समोर असलेला पशु आपल्यासारखाच एक चित्ता चित्त्याने एका क्षणांत रक्काची अत्यंत इच्छा करणारा, जिह्वेने मुख-प्रांत चाटणारा व क्षुधेने आक्रांत आल्यामुळे जवडा पसरलेला एक अत्यंत भयंकर व्याघ तेथे आला. तेव्हां क्षुधेमुळे शरीर वांकलेला एक दंटासंपन्न व्याघ अरण्यांत आला आहे असे पाहून, चित्ता ज्ञालेला तो श्वान प्राणसंरक्षणासाठी त्या मुनीला शरण गेला. सहवासा-अतिशय संतुष्ट असलेला एक चित्ता तेथे आला. मुळे तो मुनि व्याजवर अत्यंत प्रेम करीत असे. तो तृष्णाकांत ज्ञालेला होता; जिह्वेने ओष्ठप्रांत त्याने त्या चित्त्याला व्याघ करून चारीत होता; भूमीवर पुच्छाचं आघात करीत शवहूनही अत्यंत बलाढ्यकरून सोडले. तेव्हां, होता; क्षुधेमुळे त्याने जवडा पसरलेला होता हे राजा, त्याला पाहून व्याघ्राने त्याचा व शरीर वांकविलेले होते. त्याची इच्छा त्या वध केला नाही; असे.

त्याप्रमाणे तो श्वान जेव्हां बलाढ्य व्याघ ज्ञाला, तेव्हां मांस भक्षण करूँ लागला, व फलमूळ भक्षण करण्याविषयी त्याला इच्छाही होईनाशी ज्ञाली हे महाराजा, ज्याप्रमाणे सिंह सदैव अरण्यवासी प्राण्यांना भक्षण करण्याची इच्छा करितो, त्याप्रमाणेच तोही करूँ लागला.

अध्याय एकशें सतरावा.

—::—

श्वानदृष्टांत.

भीम सांगतात:—व्याघ बनलेला तो श्वान वध केलेले पशु भक्षण करून तृप्त होत्साता त्या पर्णकुटीसमीप बसला असतां, एखादा मेघप्रमाणे दिसणारा, मदोन्मत्त, उद्घट, गंडस्थलांतून मद-जल वहात असलेला, उंच शुडेतून सुस्कारा याकून जलविंदु उडविणारा, मस्तकपिंड अत्यंत विशाल असलेला, उत्कृष्ट दंत असलेला, मेघादिसणारा देह आणि चमकणाऱ्या दाढा ह्यांनी प्रमाणे गंभीर आवाज असलेला, व शरीराने विषाड असा एक हक्की त्या प्रदेशांत आला.

बलानें ताडून गेलेला तो मदोन्मत्त हर्ची त्या ठिकाणीं येत आहे असें पाहून भीतीने संत्रस्त पशु त्या व्याघ्र कृषीला शरण गेला. मुनीचा आश्रमाजवळ आला. तेहां, हे तेहां त्या मुनिश्रेष्ठाने त्या व्याघ्राचा गज केला. शत्रुनामना, त्या मुनीने आपल्या त्या सिंहाला तेहां प्रचंड प्रेषाप्रमाणे आकार असलेल्या त्या अत्यंत लयुक असा शरभ केला. तेहां त्या गज झालेल्या श्वानास अवलोकन करितांच तो मुनीच्या अत्यंत बलाढ्य व अतिशय भयंकर गज भयभीत झाला व निघून गेला. तदनंतर अशा त्या शरभाला अग्रभागी पहातांच तो आनंदयुक्त होऊन कमलवने आणि शळकी अरण्यवासी शरभ त्या अरण्यांतून सत्वर छून नामक वृक्षांची अरण्ये हांगमध्ये संचार करून, गेला. यश्चमाणे त्या मुनीने शरभपदवर आसूड केलेला तो शरभ संदैव मुनीच्या सांशिज्यास राहून सुख पावू लागला. पुढे, हे राजा, या शरभाच्या त्रासामुळे सर्व पशुसमुदाय भयभीत होऊन जीविताच्या इच्छेने दिगंतरी मधून निघून गेले.

पुढे कोण एके समर्थीं तो तेथें संचार करीत असतां, गिरिकिंदरामध्ये निर्माण झालेला, मानेवर विपुल आश्राम असलेला व त्यामुळेच आरक्षवर्ण दिसणारा आणि गजसमुदाचा नाश करणारा एक भयंकर सिंह त्या प्रदेशात त्याच्या समोरच आला. तेहां सिंह येत आहे असें पहातांच भीतीने पीडित होऊन गांगरून गेलेला तो गज कांपत कांपत कृषीला शरण गेला. तेहां त्या मुनीने त्या गजश्रेष्ठाचा सिंह केला. तेहां एकजातीय असा संवंध उत्पन्न झाल्यामुळे तो अरण्यांतील इतर सिंहांना जमानीसा झाला; आणि त्याला पहातांच तो अरण्यांतील सिंहही भयभीत होऊन निघून गेला. पुढे हा सिंह त्याच प्रचंड अरण्यामध्ये आश्रमांत वास्तव्य करू लागला. त्याच्या भीतीने त्रस्त होऊन गेल्यामुळे जीविताची इच्छा असणारे इतर पशु त्या तणेवनाच्या सर्वापभागी मुळीच दिसेनातसे झाले.

पुढे कालगतीने कोण एके समर्थीं त्या वनामध्ये वास्तव्य करणारा, सर्व प्राण्यांची हिंसा करणारा, रक्तभक्षक, अनेक प्राण्यांच्या अंतःकरणात भीति उत्पन्न करणारा, आठ पाय व असा प्राणी असावा असें दिसतं.

ऊर्ध्वेष्टि असलेला एक बलाढ्य शरभ नामक ठिकाणीं येत आहे असें पाहून भीतीने संत्रस्त पशु त्या सिंहाचा वध करण्यासाठी त्या होऊन गेलेला तो व्याघ्र कृषीला शरण गेला. मुनीचा आश्रमाजवळ आला. तेहां, हे तेहां त्या मुनिश्रेष्ठाने त्या व्याघ्राचा गज केला. शत्रुनामना, त्या मुनीने आपल्या त्या सिंहाला तेहां प्रचंड प्रेषाप्रमाणे आकार असलेल्या त्या अत्यंत लयुक असा शरभ केला. तेहां त्या गज झालेल्या श्वानास अवलोकन करितांच तो मुनीच्या अत्यंत बलाढ्य व अतिशय भयंकर गज भयभीत झाला व निघून गेला. तदनंतर अशा त्या शरभाला अग्रभागी पहातांच तो आनंदयुक्त होऊन कमलवने आणि शळकी अरण्यवासी शरभ त्या अरण्यांतून सत्वर छून नामक वृक्षांची अरण्ये हांगमध्ये संचार करून, गेला. यश्चमाणे त्या मुनीने शरभपदवर आसूड केलेला तो शरभ संदैव मुनीच्या सांशिज्यास राहून सुख पावू लागला. पुढे, हे राजा, या शरभाच्या त्रासामुळे सर्व पशुसमुदाय भयभीत होऊन जीविताच्या इच्छेने दिगंतरी मधून गेले इकेडे तो शरभही अत्यंत आनंदित होऊन प्रत्यर्हीं प्राण्यांची हिंसा करण्यामध्ये आसक्त होऊन राहिला. त्या मांसभक्षकाला फलेमुळे भक्षण करण्याची इच्छाही होईनाशी झाली.

नंतर, श्वानाच्या योनीमध्ये जन्म पावलेला नो कृत्तम शरभ रक्तप्राशनाची बलवत्तर हाढ पुल्यामुळे त्या मुनीलाच ठार करण्याची इच्छा करून लागला. पण पुढे त्या ज्ञानदृष्टि मुनीने तपोबलाच्या योगे त्याचा तो बेत ओळखिला, आणि तो कदून येतांच तो महाज्ञानी मुनि त्या श्वानाला मृणाला, “अे, तु श्वानाचा चित्ता, चित्त्याचा व्याघ्र, व्याघ्राचा मदोन्मत्त गज, गजाचा सिंह आणि पुनः सिंहाचा बलाढ्य शरभ शालास. सारांश, स्वेहाने व्याप होऊन गेल्यामुळे मींच तुला अशी नानाप्रकारची स्वरूपे दिलेली आहेत. वस्तुतः तुझा त्या व्याघ्रादिकांच्या कूलांशीं कोणत्याही प्रकारचा संवंध

१ शाळा लड्डामग असें नांव अमल्यांचे मेहघवगने लिहिले आहे. शाळे जे इतर पर्याय कल्याढ्यादिकांत आढळतात, त्यांवरून, हा एक मिंदाच्याच जातींतील पण मिंदाहून अतिशय बलाढ्य असा प्राणी असावा असें दिसतं.

नाहीं. असे असतांही, हे दुष्टा, ज्या अर्थी तू व शास्त्रजन्य ज्ञानामध्यें पारंगत, सर्व शास्त्रांतील निष्पाप अशा माझाही वथ करू इच्छीत ओहेस, तच्चे जाणणारा, सहनशील, चांगल्या देशात्या अर्थी तुला स्वतःच्या जातीची प्रापि होऊन मध्ये जन्म पावलेला, कृतज्ञ, बलवान्, क्षमा, तूं श्वानच होशील ! ह्याप्रमाणे मुनीने शाप दम आणि इंद्रियजय हांनीं युक्त असणारा, दिल्यानंतर मुनिजनांचा द्वेष करणारा, अंतः लोभशून्य, मिळ्ठल त्यावर संतुष्ट रहणारा, आपकरणाचा दुष्ट, ग्राम्य व अनभिज्ञ अशा त्या ल्या स्वामीचा मित्र होऊ इच्छणारा, साहाय्य-शरभाला पुनरपि श्वानाच्या देहाची प्रापि ज्ञाली ! कर्ता, देशकाल जाणणारा, प्राण्यांना वश करण्याविषयीं तत्पर असणारा, अंतःकरण संदेव उद्योगावर जडलेला, हितेच्छु, आलस्यशून्य, आपल्या राष्ट्राशीं योग्य प्रकारचे आचरण ठेवणारा, संधि आणि विघ्रह हांमध्यें निष्णात

अध्याय एकशें अठावा.

—::—

अमात्याचे गुण.

भीम सांगतातः—ह्याप्रमाणे मूळची स्थिती असलेला, राजाच्या धर्म, अर्थ आणि काम हा प्राप्त ज्ञाल्यावर तो दुष्ट श्वान अतिशय दैन्य पुरुषार्थीचे ज्ञान असलेला, नगरवासी व राष्ट्रपावला; व कृषीनंही त्याला धुडकावन वारी लोकांस प्रिय असलेला, परसंन्याचे विदातपोवनाच्या सीमेवाहेर घालवून दिले, रण करणारे जे व्यूह त्यांची तच्चे जाणणारा, असो; अशाच रीतीने ज्ञानसंपन्न राजानेही संन्यामध्ये उत्साह उत्पन्न करण्याविषयीं चतुर भृत्यांचे सत्य, शुचिभूतपणा, सरलता, स्वभाव असलेला, अंतःकरणांतील अभिप्राय व त्याचा शास्त्रज्ञान, वर्तन, कुल, इंद्रियदमन, दया, चर्येवर होणारा परिणाम हांचे तच्चे जाणणारा, सामर्थ्य, शौर्य, प्रभाव, नव्रता आणि क्षमा हे शत्रूवर स्वारी कशी करावी हे जाणण्याविषयीं गुण ओळखून, जो ज्या कार्याला योग्य असेल, चतुर असलेला, गजशिक्षणाच्या तच्चांचे ज्ञान त्याची त्या कार्यावरच योजना करून त्यांचे असलेला, अहंकारशून्य, प्रैढ, कशल, हृदयाचांगल्या प्रकारे संरक्षण करावै. राजाने परीक्षा कर्षक सौम्य भाषण करणारा, धैर्यसंपन्न, शूर, केळ्यावांचून कोणालाही अमात्य करणे योग्य विपुलभर्यसंपन्न व देश आणि काल हांची नाही. कारण, दुष्कुलांत उत्पन्न ज्ञालेल्या पुरु-योग्यायोग्यता सांगण्याविषयीं समर्थ असलेला पांनी व्याप होऊन गेलेल्या राजाचा सुखानें असाच पुरुष पाहून जो राजा त्याला अमात्य अभ्यदय होत नाही. राजाने अमात्य केळेल्या करितो व त्याचा अपमान करीत नाहीं, त्याचे कुलीन मनुष्यांचे अंतःकरण जरी असंकृत राज्य चंद्राच्या प्रकाशप्रमाणे विस्तार पावते.

असलेले, तरी तो त्याला अपराधावांचूनही अंतः-

राजाचे गुण.

करणास लागेल असे भाषण केले असतांही युधिष्ठिरा, प्रजेनेही ह्या पूर्वोक्त गुणांनीच दुष्कर्म करण्याचे मनांत आणीत नाही. पण युक्त आणि शास्त्रनिष्णात राजा असावा अशी जो मनुष्य कुलीन नसतो व अंतःकरणाचा इच्छा करावी. तो धर्मनिष्ठ, प्रजापालनाविषयीं सुसंस्कृतही नसतो, त्याला उक्तुष्ट प्रकारचा आश्रय तत्पर, धैर्यसंपन्न, क्षमाशील, शुचिभूत, काल मिळाला आणि दुर्लभ अशा ऐश्वर्याची प्रापि ज्ञाली, पाहून तीक्ष्णतेचा अंगीकार करणारा, मनुष्य ह्यांजे तो लोकांच्या निंदेस पाव व्यूह आणि काल हीं ओळखणारा, सेव्य पुरुषांची बनतो. कुलीन, सुशिक्षित, बुद्धिमान, अनुभवजन्य सेवा करणारा, कार्य करून दाखविणारा,

दुसऱ्यांचे सांगणे ऐकून घेणारा, ऊहापोह आणि अस्त्राविषयेत कुशल असतात, त्याच करण्यांत निष्णात, बुद्धिमान्, धारणाशक्तियुक्त, राजाच्या ताम्यांत ही पृथ्वी असेत. जो राजा न्यायास अनुसरून दान करणारा, दमसंपन्न, सर्व प्रजेचे अनुरंजन करण्याविषयी उद्युक्त, सौदैव प्रिय भाषण करणारा, अपकार करणारा उद्योगशील व मित्रयुक्त असतो, तोच सर्व नृपां-पुरुष क्षमाशील नसला तरीही त्याजवर क्षमा मध्ये श्रेष्ठ होय. हे भरतकुलोत्पन्ना, अश्वारुद करणारा, देणे आणि दिलेले परत घेणे हीं झालेल्या हजारों वीरांचे न्याला साहाय्य असेल स्वतःच करणारा, श्रद्धासंपन्न, दिसण्यांतही सुख- व जो प्रजेचे अनुरंजन करीत असेल, त्या कारक दिसणारा, पीडित झालेल्या लोकांना राजाला संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतां येणे शक्य आहे. साहाय्य करणारा, सौदैव प्रजेच्या सानिध्यास

रहणारा, प्रजेचे हित करण्याविषयी आसक्त

असणारा, अहंकाराचे शब्द न उच्चारणारा,

इतरांच्या संबंधाचा त्याग न करणारा, उगीच

कांहीं तरी न करणारा, अमात्यांनी कार्य केले

भीष्म सांगतात:—**शाप्रमाणे** जो राजा

असतां त्यांचा सत्कार करणारा, आपल्याविषयी श्वानतुल्य असणाऱ्या भूत्यांची आपल्या

भक्ति असलेल्या लोकांचे प्रिय करणारा, लोकांचे स्थानीं कामावर योजना करितो, न्यालाच

अनुरंजन करणारा, गर्वांने ताटून न जाणारा. राज्यफल भोगितां येते. श्वानास त्यांचे स्थान

सौदैव प्रसन्नमुख असणारा, सौदैव सेवकजनांची व मर्यादा हांचा अतिक्रम करून उच्चस्थानावर

अपेक्षा करणारा, कुद्ध न होणारा, अंतःकरण चढवून नये. कारण, त्याचा तशा रीतीनं सत्कार

अव्यत उदार असलेला, योग्य प्रकारे शिक्षा केल्यास तो स्वतःच्या स्थानानाचा अतिक्रम करितो

करणारा, शिक्षेचा सर्वथैव त्याग न करणारा. आणि प्रमाद करितो. आपल्या जातीस योग्य

धर्मकृत्यांचे संरक्षण करणारा, गुमहेररूपी अशीच भूत्यांचीही स्थिति आहे. हाणूनच

दृष्टीच्या द्वारे सर्व प्रजेचे निरीक्षण करणारा, स्वजातिसिद्ध अशा गुणांनीच युक्त असणारे

धर्म आणि अर्थ हा पुरुषार्थामध्ये सौदैव चतुर व स्वकर्मनिष्ठ असलेले जे पुरुष, त्यांसव

असणारा, आणि असंख्यात गुणांनी व्याप अस- अमात्य करावे. अस्थानीं बहुमान करणे योग्य

णारा जो राजा, तोच प्रजेच्या इच्छेस पात्र होतो. नाहीं. जो राजा भूत्यांना योग्य प्रकारची कर्म

योद्धाचे गुण.

हे मनुष्याधिपते, सर्व योद्धे देवील अनेक राज्यफलाचा उपभोग घेतां येतो. ज्याप्रमाणे

गुणांनीं युक्त व सौजन्यसंपन्न असेच शोधून शर्माच्या स्थानीं शरम, बलाढ्य सिंहाच्या

काढावे. ते राज्यसंरक्षणास साहाय्यमूळ अस- स्थानीं सिंह, व्याघ्राच्या अधिकारावर व्याघ्र व

त्यामळे, अभ्युदयाची इच्छा असणाऱ्या राजानें चित्ताच्या पदावर चित्ताच टेविला पाहिजे,

केवळांही त्यांचे अंतःकरण दुखवून नये. ज्या त्याप्रमाणे भूत्यांचीही योजना त्यांना योग्य

राजाचे योद्धे संग्राम करण्याविषयी तयार, अशाच कर्मकडे यथाविधि केली पाहिजे.

कृतज्ञ, शक्तविद्येमध्ये निष्णात, धर्मशास्त्रवर्ते, कर्मफलाची इच्छा असणाऱ्या राजानें त्याच्या

अनेक पायदछांनीं युक्त. निर्भय, संयामांत उलट रीतीनं भूत्यांची स्थापना केवळांही करू

मजारोहण करू शकणारे, रथसंचारामध्ये चतुर नये. जो राजा मर्यादेचा अतिक्रम करून त्याच्या

अध्याय एकशे एकोणिसावा.

--::--

सेवकांना वागविषयाची रीति.

भीष्म सांगतात:—**शाप्रमाणे** जो राजा

असतां त्यांचा सत्कार करणारा, आपल्याविषयी श्वानतुल्य असणाऱ्या भूत्यांची आपल्या

भक्ति असलेल्या लोकांचे प्रिय करणारा, लोकांचे स्थानीं कामावर योजना करितो, न्यालाच

अनुरंजन करणारा, गर्वांने ताटून न जाणारा. राज्यफल भोगितां येते. श्वानास त्यांचे स्थान

सौदैव प्रसन्नमुख असणारा, सौदैव सेवकजनांची व मर्यादा हांचा अतिक्रम करून उच्चस्थानावर

अपेक्षा करणारा, कुद्ध न होणारा, अंतःकरण चढवून नये. कारण, त्याचा तशा रीतीनं सत्कार

अव्यत उदार असलेला, योग्य प्रकारे शिक्षा केल्यास तो स्वतःच्या स्थानानाचा अतिक्रम करितो

करणारा, शिक्षेचा सर्वथैव त्याग न करणारा. आणि प्रमाद करितो. आपल्या जातीस योग्य

धर्मकृत्यांचे संरक्षण करणारा, गुमहेररूपी अशीच भूत्यांचीही स्थिति आहे. हाणूनच

दृष्टीच्या द्वारे सर्व प्रजेचे निरीक्षण करणारा, स्वजातिसिद्ध अशा गुणांनीच युक्त असणारे

धर्म आणि अर्थ हा पुरुषार्थामध्ये सौदैव चतुर व स्वकर्मनिष्ठ असलेले जे पुरुष, त्यांसव

असणारा, आणि असंख्यात गुणांनी व्याप अस- अमात्य करावे. अस्थानीं बहुमान करणे योग्य

णारा जो राजा, तोच प्रजेच्या इच्छेस पात्र होतो. नाहीं. जो राजा भूत्यांना योग्य प्रकारची कर्म

योद्धाचे गुण.

देता, त्याला त्यांच्या योगाने लाभ होऊन

विरुद्ध प्रकारे भूत्याची स्थापना करितो, तो आपल्या कोशाचें संरक्षण केले पाहिजे. कारण, निरुद्ध प्रजेचे अनुरंगन करू शकत नाही. राजाला मूळ आधार कोशाचाच असून कोशा ज्याला अतिशय लाभ व्हावा अशी इच्छा हाच अभ्युदयाचं कारण आहे. युधिष्ठिरा, असेल, त्या राजाने सर्वच लोक मूर्ख, क्षुद्र, तुऱे धान्यांचे कोठार सर्दैव विपुल धान्यांनी अज्ञान, जितेंद्रिय नसणारे आणि दुक्लांत युक्त आणि गुप्त असून तें चांगल्या लोकांच्या उत्पन्न झालेले असे ठेवू नयेत. राजाच्या अधीन ठेविलेले असावे. तू धनधान्य संपादन सान्निध्यास असणारे लोक सौजन्यसंपन्न, करण्याविषयी प्रवृत्त हो; आणि तुझे भूत्याही कुलीन, शूर, ज्ञानी, निर्मत्सर, थोर मनाचे, सर्दैव उद्योगशील व युद्धविशारद असावे. शुचिर्भूत व कार्यदक्ष असावे; आणि बाहेर अश्वयोगाचे कौशलही राजाला असलेले संचार करणारे भूत्य नम्र, कार्यथत्पर, शांति-पाहिजे. हे कुसरनंदना, तूं ज्ञाति आणि बंधुजन संपन्न, हृदयार्कषक, मुख्यभावसंपन्न व आपल्या हांजवर लक्ष्य ठेवणारा, मित्र आणि संबंधी अधिकारावर असता लोकापवादास पात्र न हाणीं युक्त व पैरांचे कार्य कसें होईल व झालेले असे असावे. सिंहाच्या समीप रहाणारा त्यांचे हित कसें होईल हाविष्यीं विचार कर-अथवा त्याचा अनुशायी असणारा सिंहच णारा असा हो. हायप्रमाणे मीं तुला प्रजेसंबंधानें असला पाहिजे. इतकच नव्हे, तर सान्निध्यास माझा कायमचा काय अभिप्राय आहे तें श्वाना-सिंह असला म्हणजे सिंह नसणाऱ्या पश्चलाही चा दृष्टांत देऊन सांगितले आहे. बा युधिष्ठिरा, सिंहातकी फलप्राप्ति होते. पण सिंह असून आतां तुला पुनरपि काय एकण्याची इच्छा आहे? तो आपल्या कर्माच्या फलप्राप्तीविषयीं आसक्त होते. तोंडीं तोंडीं

असेल, आणि त्याच्या सभोवतीं श्वानांची
गर्दी असेल अर्थात् श्वानच त्याची शुश्रूषा
करीत असतील, तर त्याला, सिंहास मिट्ट-
पाण्याचा फलाजा उपभोग घेतो येणे शक्य नाहीं

परत नस्ताल, तर काल, तिहत निज
णांन्या फलाचा उपभोग घेतां येणे शक्य नाही.
हे राजा, ह्याचप्रमाणे राजाचीही गोष्ट आहे.
त्याला शूर, विद्वान, बहुश्रुत आणि कुलीन अशा
लोकांचे साहाय्य असलें तर संपूर्ण पृथकी जिंकून
घेतां येणे शक्य आहे. हे भूत्यसंपन्नअेषा
युधिष्ठिरा, राजांनी विद्याशून्य, कुटिल, निर्बुद्ध
व द्रव्यसंपन्न नसणारा अशा भूत्यांचा संथाह
करू नये. हे राजा, ज्याप्रमाणे बाण सोडला

की नेमलेल्या टिकाणीं जाऊन पडतो, त्यांप्रमाणे परावृत्त न होतां सांगितल्या टिकाणीं जाणारे आणि स्वामिकार्य करण्याविषयी तप्पर असणारे जे लोक, तेच राजाला हितकारक होत. त्यांच्याशीं मधुर भाषण केले पाहिजे. राजांनी प्रथलपूर्वक सैदैव

आपल्या कोशाचे संरक्षण केले पाहिजे. कारण, राजाला मूळ आधार कोशाचाच असून कोशा हाच अभ्युदयाचे कारण आहे. युधिष्ठिरा, तुम्ही धान्याचे कोठार सौदेव विपुल धान्यांनी युक्त आणि गुप असून तें चांगल्या लोकांच्या अधीन ठेविलेले असावे. तू धनधान्य संपदावन करण्याविषयी प्रवृत्त हो; आणि तुझे मृत्युही सौदेव उद्योगशील व युद्धविशारद असावे. अच्युत्योगाचे कौशलही राजाला असलेले पाहिजे. हे कुरुनंदना, तू ज्ञाति आणि बंधुजन हांजवर लक्ष्य ठेवणारा, मित्र आणि संबंधी हांनीं युक्त व रौपरांचे कार्य कसें होईल व त्याचे हित कसें होईल हाविषयीं विचार करणारा असा हो. हाप्रमाणे मीं तुला प्रजेसंबंधाने माझा कायमचा काय अभिप्राय आहे तें श्वानाचा दृष्टांत देऊन सांगितले आहे. वा युधिष्ठिरा, आतां तुला पुनरपि काय एकण्याची इच्छा आहे?

अध्याय एकशें विसावा.

संक्षेपतः राजनीतिकथन.

युधिष्ठिर विचारतोः—हे भारता, राजधर्म मार्तील तत्त्वांचे ज्ञान असलेल्या पूर्वीच्या लोकांनी उपयोगात आणलेले अनेक राजधर्म आपण मला कथन केले; तथापि, हे भरतकुल-श्रेष्ठा, आपण विस्तरपूर्वक सांगितलेले—पूर्वी मला आपल्याकडून समजलेले जे ते राजधर्म, त्यांचे सजनांस मान्य असे संक्षिप्त स्वरूप मला कथन करा.

स्वरूपे धारण करावीं. क्रूरता, कुटिलता, निर्भयता, सत्य आणि सरलता हीच ती स्वरूपे असावें; शत्रूचे दोष उघडकीस आणावेच; कांहीं होत. सत्त्वगुणाचे अवलंबन करून व मध्यस्थ-आहाक्रियेच्या मिषानें परराष्ट्रांत प्रवेश करून पर्णे वागून प्रसंगानुसार अशा प्रकारचीं स्वरूपे अरण्यांतील पुष्पांप्रमाणे शत्रुपक्षाकडील लोकां-धारण करणारा राजा सुख पावतो. ज्या कार्या-ना हालवून सोडावें; पर्वताप्रमाणे उन्नत आणि विषयीं जें स्वरूप उपयुक्त असेल, त्या कार्या-विशाल ऐश्वर्यसंपन्न असणाऱ्या राजांचा नाश च्या वेळीं तेंच स्वरूप दाखवावें. राजानें अनेक करावा; त्यासाठीं इतरांस न कळेल अशा स्वरूपे धारण केलीं ह्याणजे त्याची स्वल्पही स्थानाचा आश्रय करावा आणि गुप्तपणे युद्धाद्रव्यहानी होत नाही. ज्याप्रमाणे शरक्तालीं चा अवलंब करावा. ज्याप्रमाणे मयूर रात्रीं मयूर मौन धारण करितो. त्याप्रमाणे राजानें अटश्य होऊन रहातात, त्याप्रमाणे वर्षाकालासैदैव आपला मंत्र गुप्त डेविला पाहिजे. त्यानें मध्ये रात्रीं निर्जन प्रदेशांत एकांतस्थलीं अशा स्वल्प आणि मृदु भाषण करावें आणि शास्त्र-अंतःपुरांत त्यानें रममाण होऊन रहावें; मयू-निष्णात असावें. उदकाचा मोठा प्रवाह आला व राचे जे मोहकत्वादि गुण, त्यांनी युक्त असावें; त्या योगानें मोठें संकट ओढवणार असलें, तर त्यांच्या दृष्टीस पडेल अशा रीतीने संचार त्या वेळीं सावध राहिलें पाहिजे. तसेच मित्र-करावा; शरीरसंरक्षण करण्याकडे दुर्लक्ष्य करू भेदभूत जीं संकटांचीं द्वारे, त्यांविषयीं नये; स्वतःच स्वतःचे संरक्षण करावें; गुप्त सावध रहावें. एर्वतावर होणाऱ्या वृश्चीच्या हेरांच्या दृष्टेत्पतीस आलेल्या दुष्ट लोकांचा योगानें उत्पन्न होणाऱ्या मोठमोऱ्या नद्यांचा त्याग करावा; अथवा दुष्ट लोक आहेत असें जसा आश्रय करितात, तसा ब्राह्मणजातीय हेरांकडून कळलें पण त्यांविषयींचे ज्ञान होणे सिद्ध पुरुषांचा आश्रय करावा. द्रव्यसंपाद-अशक्य असलें, तर स्वतःच त्या ठिकाणी नाची इच्छा असणाऱ्या राजानें आपले वर्तन जाऊ नये. कारण, आपली खात्री नाहीं म्हणून अत्यंत धर्मनिष्ठ पुरुषांप्रमाणे डेवावें. दंड कर-ती करून वेण्यासाठीं जर स्वतःच ते दुष्ट लोक प्रयाविषयीं सैदैव उद्युक्त असावें, पण तो प्रमाद असतील तेंथे गेला तर नाश होईल; ह्यास्तव न होईल अशा रीतीने करावा. ज्याप्रमाणे तसेच करू नये; शत्रुंनीं विषकन्याप्रभूति नाशताडी काढणारा दूसऱ्य प्रवायाच ठिकाणीं कारक पदार्थाचा प्रयोग केला असला, तर कांहीं ताडवृक्षावर आघात करून त्याजपासून रस लक्षणांवरून ओढवून त्या विषकन्यादिकांचा काढून घेतो, त्याचप्रमाणे राजानें आश्रयय आणि क्रुद्ध व कुटिल अशा शत्रुंचाही वध पाहून लोकांकडून द्रव्यग्रहण करावें. अर्थात करावा. ज्याप्रमाणे मयूर मोठमोठीं पंखे ताडीची इच्छा असलेला मनुष्य ज्याप्रमाणे याकून देतो, त्याप्रमाणे सैन्याला पंखांप्रमाणे ताडाचा समूळ उच्छेद करीत नाहीं, त्याप्रमाणे असणारीं मोठमोठीं शिंविरे, वारांगना, नट, राजानेही प्रजेचा समूळ उच्छेद होईल असें नर्तक इत्यादिकांस दूर करावें; आणि ज्याकरू नये. त्यानें आपल्या पक्षाचे लोक शुचि-प्रमाणे मयूर मूळाशीं बळकट असणारीं भूत डेवावेच; शत्रुंची धान्ये वैरे अश्वादिकांच्या पंखे डेवितो, त्याप्रमाणे अमात्य, शूर चरणांनी उच्चस्त करून सोडावीं, स्वपक्षाचें लोक इत्यादिकांस आश्रय देऊन टेवावेच. मयूरा-साहाय्य मिळाले ह्याणजे हालचाल करावीं; प्रमाणेच सैदैव प्रशंसास्पद असेंच कार्य करीत

असावें. ज्याप्रमाणे पतंग अरण्यामध्ये सर्व कुल अशाच रीतीने वाजते, त्याप्रमाणे स्वतःस पुरुषांतून रसग्रहण करीत असतो, त्याप्रमाणे योग्य अशा कार्याकडे योजना झालेले पुरुष ज्ञान सर्वकडूनही घ्यावें. सारांश, मयूरप्रमाणे योग्य प्रकारे कार्य करीत आहेत असे दिसून वागून राजाने स्वराज्याचे पालन करावें. जिच्या आलें म्हणजे त्यांच्या अनुरोधाने वागावें. योगाने स्वतःसंवंधाचे ज्ञान उत्पन्न होईल धर्माशी विरोध न येईल अशा रीतीने सर्व-अशाच प्रकारची नीति सुज्ञ राजाने चंच प्रिय करावें. ज्ञ राजाला सर्वच लोक स्वीकारावी; स्वतःच्या बुद्धीने अमुक कार्य हा माझा असें म्हणत असतात, तो पर्वताप्रमाणे करावयाचे असे ठरवावें; आणि दुसऱ्याचे मत स्थिर असतो; अर्थात् त्यांचे राज्य चिरस्थायी घेऊन तीच गोट कायम करावी. स्वतःचा होते. ज्याप्रमाणे सूर्य दीर्घ अशी किरणे धारण निश्चय स्थिर होण्याचे साधन ज्ञानाच्याच करितो, त्याप्रमाणे व्यवसायाचा स्वीकार करून योगाने मिळते असे शास्त्रांत सांगितलेले आहे. व प्रिय आणि अप्रिय ह्या दोहोंनाही सारखे सामोपचाराने वागून शत्रुला विख्वास दाखवावा, लेखून धर्माचे संरक्षण करावे. जे लोक कुले, स्वतःच्या सामर्थ्याचाही विचार करावा; आणि प्रजा आणि राष्ट्र यांचे धर्म जाणत असून स्वतःशींच मागचा-पुढचा विचार करून व सौम्य भाषण करणार, हित करण्याविषयीं साधक-बाधक पाहन कार्याचा निश्चय ठरवावा. उद्युक्त, व्याकुल न होणार, लोभशून्य, शिक्षण-सामोपचाराचा प्रयोग करण्याकडे बुद्धि अस-संपन्न, दमयुक्त आणि धर्माविषयांचा निर्धार लेला, ज्ञानसंपन्न आणि कर्तव्याकर्तव्य जाण-असणारे असतील, त्या धर्म आणि अर्थ ह्यांचे णारा असाच राजा असावा. ज्यांचे विचार संरक्षण करणाऱ्या पुरुषांची राजाने सर्व कार्यांगुप असतात व जो धर्यसंपन्न असतो, त्याला कडे योजना करावी. असा प्रकार केल्याने कांहीं सांगावयाचे कारण नाहीं. पण एखादे वेटी कोणकोणतीं कृत्ये घडून आलीं व कोणतीं नाश जर तो बृहस्पतीसारखा बुद्धिमान् असूनही पावलीं ह्याविषयींचा विचार अंतःकरण एकाग्र निर्वद्वासारखा बोलून लागला, तरी उद्कामये करून व संतुष्ट राहून गुप हेरांच्या सहाय्याने टाकलेले तापलेले लाखड ज्याप्रमाणे स्वतःच्या करावा. ज्या राजाचा क्रीय आणि आनंद हीं धर्मांशीं युक्त होते अर्थात् शीत किंवा टणक व्यर्थ नसतात, जो स्वतःच सर्व कृत्यांवर दृष्टि होते, त्याप्रमाणेच युक्तीच्या अवलंबनाने तो ठेवीत असतो, व ज्याला कोशाची अभिवृद्धि कशी पूर्वस्थितीस येतो.

राजा, शास्त्रांत स्वतःसंवंधाने व शत्रुसंवं- राजाला पृष्ठी द्रव्यदाय होते. ज्याचा अनुयुह धाने जी कांहीं कर्तव्ये सांगितलीं असतील, दृष्टेत्पत्तीस येणारा असून जो योग्य प्रकारे तीं तशा रीतीने होत आहेत किंवा नाहीं निश्चय करितो, व स्वतःचे आणि राष्ट्रांचे संर-याविषयीं राजाने प्रश्न करीत असावे. कर्तव्य-क्षण करितो, तोच राजा धर्मवेता होय. उद्य ज्ञान असणाऱ्या राजाने स्वभावाने सौम्य, पावलेला सूर्य ज्याप्रमाणे किरणांच्या योगाने ज्ञानसंपन्न व शूर अशा पुरुषांची व ज्यांचे सामर्थ्य सर्व विश्व अवलोकन करतो, त्याप्रमाणे राजाने अविक असेल अशा लोकांची आपल्या कार्या-सदैव आपल्या राष्ट्रांचे अवलोकन करीत असावे. वर योजना करावी; आणि ज्याप्रमाणे लांब गुप हेर कोणते व उक्तुष्ट सेवक कोणते यांची अशी वीण्याची तार षड्जातीय स्वरास अनु-राजाला माहिती असावी आणि त्यांने आपल्या

बुद्धीने वागावें. जसा काल येईल त्याप्रमाणे असो, तो ह्या राजाची कीर्ति नष्ट करितो; वागावें; स्वतः द्रव्यसंपन्न असल्याचे दाखवू धर्मला प्रतिबंध करितो आणि द्रव्यसंपादनानये; आणि ज्याप्रमाणे प्रत्यहीं घेनूची धार विषयींचा विशाल उत्साह हाणून पाडितो. काढावत्याची, त्याप्रमाणे बुद्धिमान् राजाने हास्तव, अंतःकरणाचा नियह करणाऱ्या राजाने बुद्धीचा उपयोग करून द्रव्यरूपाने पृथ्वीची शत्रूहून हीन स्थितीत असून नये. ऐश्वर्याची धार काढावी. ज्याप्रमाणे भ्रमर क्रमाक्रमाने हानि, अभिवृद्धि, द्रव्याचे रक्षण आणि संग्रह पुण्यांतून मध काढून घेऊन सांठिवितो, त्याप्रमाणे हीं सर्व जाणून, ऐश्वर्यादिक सर्व गोष्टी व विज-प्रजेकडून द्रव्य घेऊन राजाने त्याचा संग्रह येच्छा ह्या दोहोंचा निकट संबंध आहे हेही करावा. प्रजेच्या संरक्षणाकडे व्यय होऊन लक्ष्यांत घेऊन बुद्धिमान् राजाने योग्य अस-जें द्रव्य अवशिष्ट राहील, त्याचा राजाने धर्म त्यास संधि करावा. सारांश, राजाने बुद्धिमत्तेचा आणि काम हांजकडे उपयोग करावा. शास्त्र-आश्रय करावा. बुद्धि जाज्वल्यमान् असली ह्याणजे वेत्त्या व आत्मसंयमन करणाऱ्या राजाने द्रव्या-ती बलाढ्य पुरुषाचाही नाश करू शकते बुद्धीचा जो संग्रह असेल त्याहून अधिक व्यय करू च्याच योगाने बलाची अभिवृद्धि होऊन नये. कोणतीही गोष्ट अल्प आहे ह्याणन तिचा संरक्षणही होतें. शत्रुंचा उत्कर्ष होत तिरस्कार करू नये; शत्रुंना तुच्छ समजून नये; असला तरीही बुद्धीच्या साहाय्याने स्वतःच्या बुद्धीनिच आपल्या बुद्धीचा विचार त्याला निकृष्टवस्थेस पोहोंचवितां येतें; व करावा; व निर्बुद्ध मनुष्यावर विश्वास टेवू नये. म्हणूनच बुद्धीचा विचार ठरल्यानंतर जें कर्म द्रव्य थोडे असो अथवा अधिक असो, इंद्रि-केले जाईल तेच प्रशस्त होय. मनुष्य धैर्य-यनियह, दक्षता, आत्मसंयमन, विचारशीलता, संपन्न आणि दोषशूल्य असून त्याला आपले प्रमादशूल्यता, धैर्यशूरता, आणि योग्य देश व काल हांसंबंधाने सावधणा हीं त्याच्या बृद्धीर्ची साधने आहेत. अग्री स्वल्प असला तरीही इच्छा करीत असतो; आणि त्यामुळेच बृद्धि होते; आणि बीज एक असले तरीही तो सत्यात्र अशाही पुरुषास थोडेही द्रव्य त्याला हजारों अंकुर कुटात. इकडे दृष्टि देऊन अर्पण करीत नाहीं व त्यायोगाने त्याचे अकव राजांचे आयव्यय विपुल असतात इकडेही दृष्टि देऊन, द्रव्य थोडे आहे म्हणून त्याचा तिरस्कार करू नये. बाल असो, तरुण असो तो शत्रु आहे, तो प्रमाद-चोहोंकडून संपादन कराव्या. चिरकाल क्षेत्र अनुभवावै लागले तर प्रजेवर विजेप्रमाणे कडाशील अशा पुरुषाचा अर्थात् आपल्या शत्रूचा डून पडावें, पण त्याचा आतिरिक करू नये. संदैव वध करील; पण दुसरा एखादा राजा विद्या, तप अथवा विपुल द्रव्य हें सर्व व्यवयोग्य वेळ आली ह्याणजे त्याचा समूढ उच्छेद सायाच्याच योगाने मिळणे शक्य आहे; आणि करील. काल कसा आहे हें जाणणारा जो तो व्यवसाय बुद्धीच्या अर्धीन असल्यामुळे राजा तोच सर्व नृपांमध्ये वरिष्ठ होय. द्वेष मनुष्यांच्या ठिकाणीं वास्तव्य करीत असतो. करणारा शत्रु बलवान् असो अथवा निर्बल यास्तव, विपुल व्यवसाय केला पाहिजे. ज्ञान-

संपन्न आणि विचारशील लोकांची त्यावर शुन्य असणारा राजा संभिविग्रहादिक कार्यांमदार आहे. इद, विष्णु आणि सरस्वती यांची चा पूर्णपैर्णे विचार करून नंतरच द्रव्यसंपन्न, प्राप्ति ज्यावर अवलंबून आहे व सर्व प्राण्यांच्या उन्कृष्ट बुद्धिमान्, सुशील, शौर्यादिसंपन्न आणि वास्तव्यास जो सदैव आधारभूत आहे, त्या संग्रामामध्ये पराक्रम दृष्टिगोचर झालेले जे शत्रु आपल्या देहाचा अवमान सुज्ञ राजाने केवळही करण्याचे जे नानाप्रकारचे मार्ग आहेत, त्यांजत्याला दान केले तरीही दुसऱ्याच्या द्रव्यानेव वरून कार्यसिद्धीचे उपाय कोणते, हें शोधून त्याची तृप्ति होत नाही. कर्मफलाचा उपभोग काढावे. उपाय कोणता हें समजल्यावांचून घेण्याविषयी अर्थात् सुखेपभोगाविषयी प्रत्येक कोणत्याही बाजूस बुद्धीचा कल होऊ देऊ पुरुष लुभ्य असतो, पण तो द्रव्याहीन असला नये. निर्दोष पुरुषाच्या ठिकाणी दोष आहेत म्हणजे मात्र त्यासाठी धर्म आणि काम हांचा असें समजणाऱ्या मनुष्याला अत्यंत संपत्ति, तो त्याग करितो. लोभी पुरुष द्रव्य, उपभोग्य विपुल कीर्ति अथवा अतिशय द्रव्य हांची वस्तु, स्त्री, पुत्र आणि ऐश्वर्य हीं सर्व आपणाला प्राप्ति होत नाहीं. मित्रांवर बुद्धिपूर्वक प्रेम जडदुसऱ्याचीं मिळावीं अशी इच्छा करीत असतो. ल्यानंतर त्यांची एकाच कायीकडे योजना लोभी पुरुषामध्ये सर्व प्रकारचे दोष वास्तव्य केली असतां, त्यांपैकीं जो आपल्यावर मोठा करीत असतात. यास्तव राजाने त्याजवर कार्यभार धारण करू शकेल तोच अत्यंत अनुग्रह करू नये. एखादा मनुष्य निकृष्ट प्रेमळ आहे असें म्हणून सुज्ञ राजाने त्याची प्रतीची असला तरीही त्याची उन्कृष्ट प्रकारे प्रशंसा करावी. युधिष्ठिरा, मी सांगितलेल्या हा परीक्षा करून राजाने एखादा कायीकडे सर्व राजधर्माचिं आचरण करून तुं प्रजेचे पालन योजना करावी. बुद्धिभून् राजाने शत्रुंचे उद्योग करण्याकडे लक्ष्य ठेव. असें केले असतां तुला आणि सर्व मनोरथ हाणून पाडावे. हे पांडुपुत्रा. अनायासेच पुण्यरूपी फलाची प्राप्ति होर्वल. धर्मसंबंधी कार्यांचे ज्ञान असणारा, मंत्रसंपन्न. कारण, कोणत्याही लोकाची प्राप्ति राज-आपले हेतु गुप्त ठेवणारा, सामर्थ्यसंपन्न आणि धर्मानि होऊ शकते.

कुलीन असा जो राजा असेल, तोच मांडली-कांना वश करू शकतो.

युधिष्ठिर, हे राजाचे शास्त्रोक्त धर्म मीं संक्षिप्तपैर्णे तुला सांगितले. ते तुं चांगले लक्ष्यांत ठेव. जो राजा गुरुच्या अनुरोधानें त्या धर्माचीं प्रतिपालन करील, तोच पृथ्वीचे पालन करू सनातन राजधर्म कथन केला. हे प्रभो, दंड शकेल. राजाला मिळालेले सुख देवप्राप्त असो हा महान् असून त्याच्या ठिकाणीं सर्व सता अथवा त्यानें तें बलात्काराने संपादन केलेले असेत. इतकेच नव्हे, तर दंडावरच सर्व कांहीं असो, त्याच्या निष्पत्तीला जर नीति ही कारण-अवलंबून असतें. देव, दैत्य आणि मनुष्ये भूत नसेल, तर त्या राजाला सद्गतिही मिळत यांसहवर्तमान सर्व चराचर विश्व दंडाच्या ठिनाहीं; व अल्युकृष्ट अशा राज्यसुखाचीही प्राप्ति काणीं आसक्त झाले आहे असें कळून आल्या-होत नाहीं, असें शास्त्रावरून दिसते. प्रमाद-मुळे देव, ऋषि, महात्मे पितर, यक्ष, राक्षस,

अध्याय एकरें एकविसावा.

—०—

दंडाच्या स्वरूपादिकांचे वर्णन.

युधिष्ठिर विचारातो:—पितामहांनीं मला हा प्रतिपालन करील, तोच पृथ्वीचे पालन करू सनातन राजधर्म कथन केला. हे प्रभो, दंड शकेल. राजाला मिळालेले सुख देवप्राप्त असो हा महान् असून त्याच्या ठिकाणीं सर्व सता अथवा त्यानें तें बलात्काराने संपादन केलेले असेत. इतकेच नव्हे, तर दंडावरच सर्व कांहीं असो, त्याच्या निष्पत्तीला जर नीति ही कारण-अवलंबून असतें. देव, दैत्य आणि मनुष्ये भूत नसेल, तर त्या राजाला सद्गतिही मिळत यांसहवर्तमान सर्व चराचर विश्व दंडाच्या ठिनाहीं; व अल्युकृष्ट अशा राज्यसुखाचीही प्राप्ति काणीं आसक्त झाले आहे असें कळून आल्या-होत नाहीं, असें शास्त्रावरून दिसते. प्रमाद-मुळे देव, ऋषि, महात्मे पितर, यक्ष, राक्षस,

पिशाच, साध्य आणि विशेषेकरुन इहलोकां- होते; म्हणूनच त्याला प्राग्बचन असे म्हणतात; तील सर्व प्राणी व तिर्यग्योनीमध्ये असणारे आणि त्यामध्ये व्यवहार सांगितला असल्या- प्राणी हा सर्वांना विश्वव्यापक व महतेजस्वी मुळे त्यालाच व्यवहार असेही हा लोकामध्ये असा हा दंडच श्रेयस्कर आहे, असे आपण म्हणतात; तात्पर्य—दंड, व्यवहार, धर्म आणि मला सांगितले होते. ह्यास्तव, हे भरतकुलश्रेष्ठा, प्राग्बचन हे सर्व पर्याय आहेत. दंड उत्कृष्ट आतां मला हें तच्च जाणण्याची इच्छा आहे प्रकारे सैदैव उपयोगांत आणला म्हणजे कीं, तो दंड म्हणजे काय? तो कशा प्रकारचा धर्म, अर्थ आणि काम हा त्रिवर्गीची प्रवृत्ती होते. असतो? त्याचे स्वरूप काय? त्याचा आधार कारण दंड हें एक उत्कृष्ट प्रकारचे देवतेचे कोणता? त्याचा आत्मा कोणता? त्याची स्थिति स्वरूपच आहे. त्याचे स्वरूप प्रकट झालेल्या कोणत्या प्रकारची असेत? त्याचा आकार अभीप्रामाणे आहे. दंडाचे अर्थात् त्याच्या अधिकोणत्या प्रकारचा असतो? आणि, हे प्रभो, श्रावी देवतेचे स्वरूप असे आहे. त्याची शरीरतो कसा वास्तव्य करितो? तो प्रजेवर अवधान-कांति नीलकमलपत्राप्रमाणे श्यामवर्ण आहे. पूर्वक अंतःकरण ठेवून कसा जागरूक रहातो? त्याला चार दंटा, चार बाहु, आठ पाय आणि पूर्वी होऊन गेलेल्या व पुढे होणाऱ्या हा जग अनेक नेत्र असून, त्याचे कर्ण शंकूच्या आकाताचे पालन करण्याविषयीं कोण जागरूक रांचे व केश उभारलेले आहेत. तो जटा धारण असतो? ज्याला दंड अशी संज्ञा आहे त्यापैकी पूर्वी कोणाचे ज्ञान होते? व मागून कोणाचे होते? दंड हा कोणावर अवलंबून असतो, व योग्य प्रकारे प्रयोग करतां येण्यास अशक्य त्याचे फल काय, हें मला कथन करा.

भीष्म सांगतातः— हे कुरुकुलोत्पन्ना, दंड धारण करीत असतो. खड्ग, धनुष्य, गदा, हा कोण, आणि तोच व्यवहार कसा, ते ऐके. शक्ति, त्रिशूल, मुद्रल, शर, मुसल, परश, सर्व कांहीं गोष्ठी ज्याच्या अर्धीन आहेत असा एक दंडच होय. हे महाराजा, धर्माचे उत्कृष्ट प्रकारे प्रकाशन करणे यालाच व्यवहार ह्याणतात. असे आहे कीं, अवधानयुक्त अंतःकरण असे- लेल्या राजाचा नाश न होण्याचा तो उपाय आहे. हे राजा, पूर्वी मनूनेही हें प्रथमच सांगितलेले आहे ज्याचे प्रिय आणि अप्रिय मनुष्यावर सारखेच लक्ष्य असते, व दंडाचा चाल करून जाणे हीं सर्व संचार करणाऱ्या प्रजेचे संरक्षण करितो, तो केवल धर्मच होय. दंडाचीं स्वरूपे होत. युधिष्ठिर, असि, विश्वसन, योग्य प्रकारे प्रयोग करून जो उत्कृष्ट प्रकारे शास्ता, व्यवहार, सनातन, शास्त्र, ब्राह्मणमत्र, प्रजेचे संरक्षण करितो, तो केवल धर्मच होय. शास्ता, प्राग्बद्यांवर, धर्मपाल, अक्षर, देव, असे पूर्वीच मनूने सांगून देविले आहे. हे नरेंद्रा, शास्त्र, प्राग्बद्यांवर, धर्मपाल, अक्षर, देव, सन्यग, निन्यग, अग्रज, असंग, रुद्रतनय, मी जे तुला ब्रह्मदेवाचे साविस्तर असे वचन मनु, ज्येष्ठ आणि शिवंकर हीं दंडाचीं नांवे सांगितले, तें त्यांने प्राक् (पूर्वी) उच्चारिलें सांगितलेलीं आहेत. दंड होत भगवान् विश्व-

व्यापक, सर्व लोकांस आधारभूत अणि सामर्थ्य-
संपन्न असून तो सार्वकाल विगाल स्वरूप
धारण करणारा असल्यामुळे त्याला महापुरुष
असे म्हणतात. तसेच त्याची पनी दंडनीति
हिचींही ब्रह्मकन्या, लक्ष्मी, वृत्ति, सरस्वती,
दंडनीति आणि जगद्वात्री अशीं नांवे आहेत.
दंडाचीं स्वरूपे अनेक आहेत. अर्थ, अनर्थ,
मुख, दुःख, धर्म, अर्धम, बल, अबल, दुर्दैव,
सुदैव, पुण्य, पाप, गुण, अगुण, काम, अकाम,
ऋत, मास, रात्र, दिवस, क्षण, प्रमाद, अप्रमाद,
हर्ष, क्रोध, शम, दंम, दैव, उद्योग, मोक्ष,
अमोक्ष, भीति, निर्भयता, हिंसा, अहिंसा, तप,
यज्ञ, संयमन, विप, अविप, कायांचा आदि,
अंत, मध्य आणि विस्तार, मद, आनंद, दर्प,
दंभ, धैर्य, नीति, अनीति, शक्ति, अशक्ति,
मान, स्तन्धता, व्यय, अव्यय, विनय, दान,
काल, अकाल, असत्य, सत्य, ज्ञानसंपत्तता, अद्वा, ईश्वर, पुरुष
अश्रद्धा, पौरुषशृन्यता, ज्यवसाय, लाभ, हानि,
जय, पराजय, तीक्ष्णता, सौम्यपणा, मृत्यु, प्राप्ति,
अग्राति, विरोध, अविरोध, कर्तव्य, अकर्तव्य, बल,
अबल, मत्सर, निर्मत्सरता, धर्म, अर्धम, लोक-पांचांसही
लज्जा, लोकलज्जाशृन्यत्व, लज्जा, संपत्तीचे अथवा
विपत्तीचे आश्रयस्थान, तेज, कार्ये, पांदित्य, आणि दंड हीं परमेश्वरानें अर्पण केलीं.
वाकुराकि आणि तच्चज्ञान हीं सर्व दंडाचीं सकुल, विपुल द्रव्य, अमात्य आणि बुद्धि
स्वरूपे असल्यामुळे, हे भरतकुलोत्पन्ना, हें क्षत्रियांचे नेसार्गिक बल असून, हे युधिष्ठिरा,
हा लोकानांद्ये दंड हा अनेकस्वरूपयुक्त हाशिवाय दुसऱ्या आठ वस्तुंच्या योगानें नवीन
आहे. जर हा लोकामध्ये दंड नसता, तर संपादन करावयाचेही दुसरे एक बल आहे.
लोकांनी परस्परांचा धुवा उडविला असता, त्या आठ वस्तु म्हणजे गज, अश्व, रथ,
युधिष्ठिरा, दंडाच्या भीतीमुळेचे लोक परस्पर-पदाति, नौका, वेठ करणारे पुरुष, प्रजा आणि
रांचा वध करीत नाहींत. हे राजा, दंडाच्या सा-मेंड्या वैरे पशु हा होत. कारण, ही आठ
हाथ्यानें प्रजेचे संरक्षण केले क्षणजे ती राजाचा बलाचीं अंगे आहेत असे सांगितले आहे.
अभ्युदय करिते. हास्तव, दंड हात राजाचा अथवा राज्याचे अंगच असें जें तयार असणारे
मुळ्य आधार आहे.

हे प्रजाधिपते अत्यावर अवलंबून असणारा आरूढ होऊन जाणरे योद्धे, पदाति धर्म हा लोकामध्ये सत्वर अवस्था उत्पन्न (पायदळ), मंत्री, वैद्य, भिसुक, न्यायाधीश,

मुहूर्तवेत्ते, दैव जाणणारे, कोश, मित्र, धान्य, वेदव्यावरून तो केवळ लोकानुभवजन्य आहे, सर्व प्रकारचीं साधने, सात सचिव आणि त्याला वेदांत काहीं मूळ नाहीं, असें मुक्तीच पूर्वेक आठ आंगे हें सर्व शरीर होय. सैन्य नाहीं. कारण, तो स्मृतीमध्ये सांगितलेला आहे; हेच राज्याचें अंग असून दंड हात्र उत्कर्षाचे आणि ज्या अर्थी स्मृतीमध्ये त्याचा उल्लेख आहे, साधन आहे. ईश्वराने क्षत्रियाच्या कार्यसिद्धी-त्या अर्थी त्याच्या स्वरूपाचें वर्णन वेदामध्ये साठी सर्वत्र समान असणारा दंड त्याला प्रयत्न-शाले असलेच पाहिजे; व ज्याचें स्वरूपवर्णन पूर्वक अर्पण केला.

हें सर्व सनातन विश्व दंडाच्याच अधीन आहे. ब्रह्मदेवाने लोकसंरक्षण व स्वर्घमस्थापना हां-आणि म्हणूनच हा वेदप्रतिपादित व्यवहाररूपी वर्मही तशाच प्रकारचा आहे. ज्यास धर्म हा साठीं दाखवून किलेला धर्म जसा मान्य आहे, कारणभूत आहे तो प्रायश्चिन्नादिरूपी दंड तसेच राजांना दुसरे कोणतेही अत्यंत मान्य आत्मा कृतार्थ झालेल्या मुर्मीनी धर्माच्या अनु-नाहीं. तसेच, लोकसंरक्षणासाठीच व्यवहार रोधाने सांगितलेला आहे.

अर्थात् विवाद हा एक दुसरा पदार्थ उत्पन्न असो; युधिष्ठिरा, ब्रह्मदेवाने सांगितलेला झाला आहे. ह्याला वादिप्रतिवादी हे उभयतां जो हा सत्यस्वरूपी व्यवहार, तो तीनही कारणभूत असून, त्या उभयतांपैकीं कोणा तरी लोकांस आधारभूत असून ऐश्वर्याची अभिवृद्धि एकाला दुसऱ्याचें सांगणे मान्य करावे लागणे करणारा आहे. दंड हा व्यवहारजन्य अस-हेच त्याचें लक्षण आहे. हा व्यवहार वादि-ल्यामुळे तो सनातन असा व्यवहारच होय; प्रतिवादीपैकीं एकाला हितावह असतो. हा आणि जो व्यवहार आपण जाणला आहे—व्यवहार अर्थात् दंड वेदामध्ये सांगितलेल्या ज्याचें आम्हांला ज्ञान आहे, असा तो व्यवहार परखीसंसर्गादि दोषांच्या निवृत्तीस कारणभूत वेदामध्ये प्रतिपादन केला असल्यामुळे वेदच आहे. त्या दोषाची निवृत्ती होण्यासाठीं धर्म- होय हें खास. तसेच, जो वेद तोच धर्म आणि निष्ठाच्या संभव गेल्यास वेदेक प्रायश्चिन्त जो धर्म तोच सन्मार्ग होय. पूर्वी प्रजाधिपति अर्थात् शरीरदंड सांगितले असल्यामुळे, वेदच पितामह ब्रह्मदेव उत्पन्न झाला. हा देव, दैत्य, ह्या दंडास हेतुभूत आहे. कुलक्रमागत आचार राक्षस, मनुष्य, सर्प इत्यादिकांनी युक्त अस-हेही ह्या दंडास कारणीभूत होतात. कारण, णाण्या मृत्युलोकभूति सर्वही लोकांचा कर्ता कुलाचार मोडल्यास तज्जातीयांकडून वाढिष्ठकार- होय. त्याच्याचापासून, वादिप्रतिवादी हे ज्याला रूपी दंड होत असतो. शिवाय, तसेच उल्लंघन कारणीभूत आहेत तो हा व्यवहाररूपीही केल्यास शास्त्रोक्त असा दुसराही प्रायश्चिन्नादि- दुसरा पदार्थ निर्माण झाला. म्हणूनच, नंतर रूपी दंड असतोच. वादिप्रतिवादी ज्यास कारण- त्याने या व्यवहाराविषयीं अर्थात् दंडाविषयीं भूत आहेत, असा जो दंड सांगितलेला आहे, एक वचन सांगितले आहे. तें असे: “माता, तो राजाच्या अधीन असतो. हा दंड आणि पिता, वंश, पत्नी आणि पुरोहित ह्यांपैकीही त्याचें कारण ह्यांचे ज्ञान आम्हां क्षत्रियांनी जरी कोणी असला, तरीही त्याने स्वर्घमाप्रमाणे संपादन केले पाहिजे. व्यवहार (विवाद) हा आचरण न टेवल्यास राजाने त्याला अवश्य दंडाचा आत्माच आहे. त्याचे ज्ञान जरी दंड केला पाहिजे !”

अनुभवावरून एत्याद्याला होत असलें, तरी

अध्याय एकशें बाविसावा-

—०—

दंडोत्पत्ति.

मांधात्याला अतिशय आनंद झाला; आणि ते महाज्ञानी नृपत्रेष्ठ वसुहूम बसल्यानंतर ते त्याशी बोलूळ लागला.

मांधाता म्हणाला:—राजन, आपण बृह-

भीष्म सांगतात:—हाविष्यर्थी हा एक पुरा- स्पतीच्या मताचे पूर्णपणे अध्ययन केलेले आहे; तन इतिहास सांगत असतात. अंगदेशामध्ये आणि, हे नरशेष्ठा, आपणाला शुक्रकृत नीति- वसुहूम नांवाचा एक प्रख्यात आणि तेजस्वी शास्त्राचीही चांगली माहिती आहे. हास्तव, राजा होऊन गेला. सैदेव धर्मज्ञान संपादन दंड कसा उत्पन्न होतो, ह्याच्यापूर्वीकाय असते, करणारा तो महातपस्वी राजा आपल्या पन्नी- पूढे काय असते, व सांप्रत हा दंड क्षत्रियां- सह पितर, देव आणि ऋषी ह्यांनाही मान्य पासून जाणावयाची माझी इच्छा आहे. असणाऱ्या मुंजपृष्ठ नामक प्रदेशामध्ये गेला. पासून हे महाज्ञानी, आपण मला ते कथन आपणाला गुरुदक्षिणा देईन. हा प्रदेश मेरु नामक सुवर्णपर्वताच्या समीप करणा. मी आपणाला वसुहूम म्हणाला:—हे राजा, प्रजेच्या काढण्याची परशुरामाने आज्ञा केली; तेहां- प्राणाच असा लोकांचे अनुरंजन करणारा व पासून, हे राजेंद्रा, प्रशंसनीय आचरण अस- यासनातन असा हा दंड कसा निर्माण झाला ते णारे ऋषी रुद्रांचे वास्तव्य असणाऱ्या त्या प्रदेशाशा मुंजपृष्ठ असे म्हणूळ लागले. असो; वेद- ऐक. सर्व लोकांचा पितामह जो भगवान् खलूपी अनेक गुणांनी युक्त असणारा तो राजा ब्रह्मदेव, त्याला यज्ञ करण्याची इच्छा झाली. तेथे वास्तव्य करूळ लागल्यानंतर ब्राह्मणांना पण स्वतःला योग्य असा ऋत्विज कोणीही मान्य होऊन देवर्पितुल्य बनून गेला.

पूढे कोणे एके काळीं, शत्रूंचा नाश कर- गर्भ पाकळ वर्षेपर्यंत भारण केला. तेहां पूढे एक व्याजकडे आला; व अत्यंत मोठे तप अस- आली व त्याबरोबर तो दर्दी खालीं पडला. हे लेल्या वसुहूम राजाच्या समीप जाऊन त्याला शत्रुनाशका, तोच गर्भ क्षुप नामक प्रजापति अवलोकन केल्यानंतर नम्रपणे त्याजपूढे जाऊन उभा राहिला. तेहां वसुहूम राजानेही त्याला पाय, अर्थ अर्पण करून, त्या वेळी त्याचे प्रत्यक्ष दिसणारे अर्थात् दीक्षा त्याचे समांग राज्य सुखस्तप असल्याबद्दल विचारिले; आणि ग्रहण केलेल्या यज्ञकर्त्यांचे स्वरूप हेच मुख्य नंतर, पूर्वी सज्जनांनी आचरण केलेल्या मर्गाच्या असल्यामुळे, लोकांचे नियमन करणे हा जो दंड अनुरोधाने बरोबर चालणाऱ्या मांधात्यास वसु- तो अंतर्धान पावला अर्थात् नाहींसा झाला; हूपाने विचारिले की, 'हे राजा, मी तुझे आणि त्यामुळे प्रजेमध्ये संकर होऊन गेला. कोणते कार्य करूळ?' हे क्रुरुनंदना, कार्याकार्य, मध्याभृत्य व पेयापेय ह्यांचा कांहीच

भेद उरला नाहीं. मग फलप्राप्तीची गोष्ट हवी क्षाला ! लोक परस्परांची हिंसा करू लागले; गम्यागम्यभेद राहिला नाहीं; आपले आणि परकीयांचे द्रव्य हीं सारखीच झालीं; आणि ज्याप्रमाणे श्वान हे परस्परांचे मांस हरण करून घेतात, न्याप्रमाणे लोक परस्परांचे द्रव्य हरण करून वेंडलागले; व बलवानु निर्वलांचा वध करून लागले. सारांश, हे जग मर्यादाशूल्य होऊन गेले. नंतर वरप्रद, देवीप्यमान् व देवाधिदेव सनातन भगवान् श्रीविष्णु यांचे पूजन करून ब्रह्मदेव म्हणाला, “हे केशवा, ह्या वेळी आपण मजवर कृपा करणे योग्य आहे. यास्तव, ह्या जगतात संकर होणार नाहीं अशा प्रकारची व्यवस्था आपण करा.”

हे पुकून, शूलरूपी उत्कृष्ट आयुध धारण करणाऱ्या देवश्रेष्ठ श्रीविष्णुने पुष्कळ वेळ चिंतन करून नंतर स्वतःच दंडसंज्ञक आपला अंश निर्माण केला. धर्माच्या अनुरोधाने वागणाऱ्या त्या दंडापासून नीति हे नांव असलेल्या त्रैलोक्यविख्यात देवी सरस्वतीला दंडनीति नामक एक कन्या झाली. पुढे उत्कृष्ट प्रकारचे शूलरूपी आयुध धारण करणाऱ्या भगवान् विष्णुने पुनरपि पुष्कळ काळ ध्यान करून प्रत्येक वगांचा एकेक अधिपति केला. त्याने सहस्रनेत्रसंपन्न इंद्र हा देवांचा अधिपति केल्य; सूर्योपत्र यमाला पितरांचे आधिपत्य दिलें; धर आणि राक्षस यांचे स्वामित्व कुवेराकडे ठेविले; मेरु हा पर्वतांचा प्रभु केला; समुद्र हा नद्यांचा घर केला; जल आणि सुरा यांचे प्रभुत्व वरुणाकडे दिलें; मृत्युच्या हातीं प्राणांची सत्ता दिली; तेजांचे स्वामित्व अग्नीकडे दिलें; देवाधिदेव विशालनयन सनातन महात्मा श्रीशंकर हा सूद्राचा संरक्षक केला; ब्राह्मणांचे आधिपत्य दमिष्टाकडे, वसुंचे अग्नीकडे, तेजांचे सूर्योकडे, नक्षत्रांचे चंद्राकडे आणि वन्हीचे आधिपत्य रवीकडे दिलें; सर्व-

श्रेष्ठ द्वादशबाहुसंपन्न कुमार कातिकेय हा सर्वक्षाला ! लोक परस्परांची हिंसा करू लागले; प्राण्यांचा राजा केला; संहार आणि उत्कर्ष हे ज्याचे केवळ स्वरूपच आहे अशा कालाला सर्वांचाही अधिपति केला; शश, शत्रु, यम आणि कर्म हे अथवा रोग, अपश्यमक्षणाविषयीचे प्रेम, यम आणि कर्म हे चार ज्याचे भेद अहेत त्या मृत्यूचेंही आधिपत्य कालाकडेच दिले. ऐश्वर्यसंपन्न, सर्वांचीही देवता, राजांचाही अधिराज व लोकांचाही अधिपति असा शूलरूपी आयुध धारण करणारा जो महादेव, तो सर्वस्त्रांचा अधिपति होय असे वेदामध्ये सांगितलेले आहे. ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेला जो कुप नामक पुत्र, त्याला सर्व प्रजांचा अधिपति करून एकदर धर्मवेत्त्वांमध्ये श्रेष्ठ केला.

पुढे तो ब्रह्मदेवाचा यज्ञ यथाविधि समाप्त झाल्यानंतर, महादेवाने धर्मांच संरक्षण करणारा दंड विष्णूला आदरपूर्वक अर्पण केला; विष्णुने अंगिरा मुनीला दिला; मुनिश्रेष्ठ अंगिरा द्याने इंद्र व मरीची हांना अर्पण केला; मरीचीने भृगुला दिला; धर्मसंरक्षणाविषयीं एकाग्रचित असलेला तो दंड भृगुने ऋषीना दिला; ऋषीनी लोकपालांना अर्पण केला; लोकपालांनी क्षुपाला दिला; क्षुपाने सूर्योपत्र मनुला अर्पण केला; आणि त्या श्राद्धदेवसंज्ञक मनुने सूक्ष्म असा धर्म व अर्थ यांच्या संरक्षणासाठी तो आपल्या पुत्रांना अर्पण केला. न्याय-अन्याय लांचा विचार करून धर्माच्याच अनुरोधाने दंड केला पाठिजे. तो वाटेल त्या रीतीने करवायाचा नाही. दृष्टांचा निग्रह करणे हाच देवाचा मुख्य उद्देश आहे. द्रव्यप्राप्ति हे कांही त्यांचे खरे स्वरूप नव्हे. वा मांधारात्या, लहानशा अपराधामुळे शरीर व्यंग करणे, वध करणे, शरीरास नानाप्रकारच्या पीडा देण, कडेलोट करणे, अथवा हृषपार करणे इत्यादि दंड करू नयेत. असो; सूर्योपत्र मनुने लोकसं-

रक्षणाच्याच उद्देशानें तो दंड आपल्या पुत्रांना भगवान् श्रीशिवच होय. हा प्रभु सदैव लोकसं-
अर्पण केला. ह्याप्रमाणे क्रमाक्रमाने प्राप्त शालेला रक्षणाविषयीं जागरूक प्रमाणे आरंभी, मध्यस्थितीत व शेवटीं दंड
ओहे. भगवान् इंद्र हा प्रजापालनाविषयीं जाग- कोणत्या स्थितीत असतो हें मीं तुला सांगितले.
रुक आहे; इंद्राहून प्रकाशसंपन्न अमी हा धर्मवेत्या राजाने ह्याच्या साहाय्याने न्याय-
जागरूक असून, अमीहून वरुण, वरुणाहून पूर्वक वागावे.

प्रजापति, प्रजापतीहून—विनय हाच ज्याचा भीम सांगतात:—जो मनव्य वसुहृदाचें हें
जण आत्मा आहे असा धर्म, धर्माहून काल- मत श्रवण करील, आणि त्याप्रमाण वर्तन
त्रयींही नाश न पावणारा ब्रह्मदेवाचा पूत्र व्यव- ठेवील. त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. या-
साय, आणि व्यवसायाहूनही तेज हें प्रजेचं प्रमाणे, हे भरतकुलोत्पन्ना नरश्रेष्ठ, धर्माने
पालन करण्याविषयीं जागरूक आहें. त्या व्याप असलेल्या सर्व लोकांचे नियमन
तेजाहून ओषधि, ओषधीहून पर्वत, पर्वताहून करणारा जो दंड, तो कोण हें मीं तुला
रस, रसांहून देवि निर्झर्ति, निर्झर्तीहूनही सांगितले आहे.

नक्षत्रे, नक्षत्रांहूनही अविनाशी वेद, वेदाहूनही
प्रभु हयश्रीव व हयश्रीवाहूनही अविनाशी
प्रभु ब्रह्मदेव प्रजापालनाविषयीं जागरूक आहे.
ब्रह्मदेवाहूनही देवाधिदेव भगवान् शिव, शिवा-

अध्याय एकर्थं तेविसावा.

—३०—

त्रिवर्गविचार.

हून विष्वेदव, विष्वेदवाहून ऋषि, ऋषीहून युधिष्ठिर विचारतोः—हे तात, धर्म, अर्थ
भगवान् सांप, सोमाहून सनातन देव व देवां- आणि काम हांविषयींचा तिद्वांत श्रवण कर-
हूनही ह्या लोकांमध्ये ब्राह्मण प्रजापालना- एत्याची माझी इच्छा आहे. आणि तसेच, ह्या
विषयीं जागरूक आहेत, हें तं लक्ष्यांत ठेव: सर्व लोकांचा वर्तनक्रम कोणावर पूर्णपणे अव-
आणि ब्राह्मणांहूनही क्षत्रिय हे धर्माच्या अनु- लंबन असतो, हेंही श्रवण करण्याची माझी
रोधाने लोकांचे संरक्षण करितात. हें सनातन इच्छा आहे. तरी धर्म, अर्थ आणि काम यांचे
असें स्थावरजंगमात्मक विश्व क्षत्रियांच्या आचरण कोणत्या उद्देशाने करावयाचे, त्यांचे
योगाने अस्तित्व पावले आहे.

असो; राजन्, ह्या लोकाविषयीं प्रजा ह्या होतात, आणि अलगअलगही कसे रहातात,
जागरूक असून दंड हा त्यांजविषयीं जागरूक हें मला कथन करा.

आहे. दंडाचे तेज ब्रह्मदेवाच्या तोडीचे असून भीम सांगतात:—ज्या वेळीं शुद्ध अंतः-
तो सर्वांचाही संहार करू शकतो. हे भारता, करणाचे लोक निपजतात, आणि धर्मकार्य
काल हा पूर्वकालीं, मध्यस्थितीत आणि अंतींही करण्याविषयींचा त्यांचा निश्चय होतो, तेहां
जागरूक असतो. ह्याच्या हातीं सर्व लोकांची अनुकूल काल, धर्मादिकाच्या उत्पत्तीस योग्य
सत्ता आहे. म्हणूनच हा प्रजापति असून असें स्थान, आणि कर्तव्याविषयींची इच्छा हीं
देवांमध्येही श्रेष्ठ आहे. हा काल म्हणजे सर्व- असलीं म्हणजे ते तीनही पुरुषार्थ परस्परांशीं
स्वरूपी, देवाधिदेव, कल्याणकारक, जयाधारी, संबद्ध होतात. धर्म हा अर्थाचे मूल असून
कल्याणस्वरूपी, अविनाशी, उग्र, पार्वतीपति काम हा अर्थाचे फल आहे. त्या तीनही पुरु-

षाठीचं उत्पत्तिस्थान संकल्प हेच आहे. संकल्प विरुद्ध दुसरींही मतें आहेत. कारण, किंत्येक हा विषयाविषयांचा असतो. चक्षुरादिक इंद्रिलोक, आपोआपच द्रव्य मिळतें, किंत्येक, तें यांचे जे स्त्रपादिक विषय, ते सर्व पूर्णपणे उप-स्वभावतःच मिळतें, आणि किंत्येक, दैवानेच भोगासाठींच आहेत. सारांश, संकल्प हाच तें प्राप्त होतें असें मानतात; धर्माचा त्याच्या धर्म, अर्थ आणि काम ह्या त्रिवर्गांचे मूल असून, प्राप्तीर्थीं कांहीं संबंध आहे असें मानीत नाहीत. संकल्पनिवृत्ति हाच मोक्ष होय. अर्थात् मोक्ष म्हणूनच, द्रव्यार्जनाच्याच उद्देशानें धर्मचिरण हा ह्या त्रिवर्गांनु अगदींच मिळ आहे. त्रिव-करू नये. धर्माच्या उद्देशानें द्रव्यांही संपादन गांचे आचरण देखील पारमार्थिक दृष्टीनेच केले करू नये. कारण, द्रव्यसंपादन केले म्हणजे पाहिजे; अन्यथा तें दोषावह होतें. शरीरसंर-त्याचा उपयोग धर्माकडे आहोते असें नसून, क्षणासाठीं अवलंबन केलेला धर्म, काम्य कर्म-एखाद्या वेळीं धर्मविरुद्ध, कार्याकडेही त्याचा साठीं मिळविलेला अर्थ, व केवळ इंद्रियसुखा-उपयोग होतो. व म्हणूनच अर्थ हा धर्मास साठीं अवलंबन केलेला काम हे सर्व रजोगुण-कारणीभूत आहे असें मानतां येत प्रधान असल्यामुळे त्याज्य होत. अर्थात् जे नाही. ज्याची बुद्धी अज्ञानामुळे निकृष्टत्व सत्त्वगुणप्रधान असतील, त्यांनी धर्मादि पुरुषा-पावली आहे असा मूर्ख मनुष्य धर्मापासून धर्मांचे अवलंबन करावे. ज्यांचा उपयोग आत्म-अर्थ आणि अर्थापासून धर्म प्राप्त होतो अशी ज्ञानाकडे होईल अशा प्रकारेंच ह्या धर्मप्रभूति खात्री बाळगितो; व ह्याणुनच त्याला पूर्वी कामापर्यंतच्या रीनही पुरुषार्थाचा अवलंब सांगितलेले धर्म आणि अर्थ हांचे, फल मिळत करावा. अंतःकरणानें देखील त्यांचा त्याग नाही. धर्मादिकांच्या टायरीही दोष आहेत कंरू नये. पण विकारांचे अवलंबन करून असें सांगितले, ते दोष असे.-दुसर्यांचे वाईट त्यांच्यावराली आसक्ति आणि फल ह्यांचा मात्र चिंतन करणे अथवा फलाचा अभिलाष करणे त्याग करावा. हेच त्यांचपासून मुक्त होणें होय. हा धर्माच्या टिकाणीं असणारा दोष होय; मोक्षांतरच, सत्त्वप्रधान आणि आसक्तिपूर्वक व सत्यांत्रीं दान न करितां गुप्त ठेवणे हा अर्थाचा फलेच्छेने आश्रय न केलेले असे जे तीन दोष होय; आणि आनंदांचे आधिक्य हा कामा-पुरुषार्थ, त्यांची परिसमाप्ति आहे. म्हणूनच च्या टिकाणीं असणारा दोष होय. कारण, त्यांचे आचरण केल्यास मनुष्याला मोक्षप्राप्ति त्याच्या योगानें मनुष्य कामामध्ये अत्यंत आ-होण्याचा संभव आहे. फलत्यागपूर्वक कोण-सक्त होतो व त्याला धर्मादिकांचे विस्मरण तेही कर्म करण्यांचे कारण असें आहे की, पडते. हा प्रत्येक पुरुषार्थ, त्यांतील दोषांचा फलप्राप्तीच्या इच्छेने कोणतेही कर्म केले असतो अत्यंत त्याग केला म्हणजे अतिशय सुख-त्यापासून एखादे वेळीं फलप्राप्ति होते आणि कारक होतो. ह्या पुरुषार्थाविषयीं कामंदक एखादे वेळीं होतही नाही. सारांश, ती (कामंद) मुनि आणि आंगरिषि राजा ह्या खात्रीनें होईल असें नाही, म्हणूनच काम्य उभयतांचा एक पुरातन संवाद इतिहास म्हणून कर्म निष्कल होय. धर्म देवदील अर्थप्राप्तीच्या सांगत असतात. कोणे एके समयीं कामंदक उद्देशानें करू नये. कारण, सेवा, कृषि इत्यादि मुनि वसले असतां आंगरिषि राजा स्वतःस अर्थार्जनाचीं दुसरींही साधने आहेत. शिवाय योग्य अशा आचारांचे अवलंबन करून त्यांना धर्माच्या योगानें अर्थप्राप्ति होते, ह्या मताच्या प्रणाम करून विचारूलागला. तो म्हणाला, 'हे

मुने, काम आणि मोह स्थांच्या तावडींत सांप-आणि चांगलीं कर्मे करून त्यांना प्रसन्न करून डूळ जो राजा पातक करितो, त्याला पश्चात्ताप घ्यावें; त्यांना भी आपलाच आहे असे संदेव झाला असतां त्याच्या पातकाचा नाश होण्या- ह्याणावें; आणि दुसऱ्यांचे गुणवाद गावे. अशा चा उपाय काय? तसेच, जो मनुष्य ज्ञानाच्या प्रकाराचे आचरण केल्यानें मनुष्य निष्पाप अभावामुळे अर्धमासच धर्म समजून त्याचेहे होऊन लवकरच लोकांस अत्यंत मान्य होतो; आचरण करू लागेल व तो लोकप्रसिद्ध व तो दुस्तर अशाही पातकांचा निःसंशय नाश असेल, तर राजानें त्याला त्या कर्मापासून करू शकतो. गुरुंनी कथन केलेला धर्मही कसें परावृत्त करावें!'

कामदक म्हणाले:—जो राजा धर्म आणि अर्थ या त्याग करून केवल कामाच्याच पाठीमागें लागतो, त्याची बुद्धि धर्म आणि अर्थ प्रसादाच्या योगानें तुला उत्कृष्ट प्रकारच्या यांच्या त्यागामुळे नाश पावते. बुद्धिनाश कल्याणाची प्राप्ति होईल. हेच मोहाचे स्वरूप असून, तोच धर्म आणि अर्थ यांच्या नाशास कारणीभूत आहे. त्याच्याच योगानें नास्तिकता आणि दुराचार यांची उत्पत्ति होते. राजानें जर दुराचारी आणि दुष्ट अशा लोकांचे नियमन केले नाहीं, तर गृहामध्ये असणाऱ्या सर्पाच्या योगानें लोक जेस उद्दिश वरील हे सर्व लोक धर्माच्या पूर्वी शीलावान असले होतात त्याप्रमाणेच त्याच्याही योगानें उद्दिश पाहिजेत. हेच आधीं धर्माचे कारण आहे असे होतात; प्रजा, ब्राह्मण आणि सत्युरुष हे वर्णन करीत असतात. ह्यामुळे मला मोठ्या त्याच्या अनरोधानें वागत नाहीत; असे झाले संशय उत्पन्न झाला आहे. यास्तव, हे धर्मनिष्ठ-म्हणजे त्याचे अस्तित्वाचा संशयित होते आणि श्रेष्ठ, आम्हांला जर कळणे शक्य असेल, तर तो वध्य बनतो. लोकांच्या निंदेस आणि अना- ह्या शीलाची प्राप्ति कशी होते तें सर्व ऐक-दास पात्र होऊन जगणे दुखदायक आहे. एथाची माझी इच्छा आहे. यास्तव, हे भरत-इतकेंच नव्हे, तर निंदेस पात्र होऊन जगणे कुलोत्पन्ना वक्तृश्रेष्ठा, त्या शीलाची प्राप्ति कशी म्हणजे शुद्ध मरणच होय. असे झाले होते आणि त्याचें लक्षण काय, हे कथन करा. असतां पापाच्या विनाशाचा उपाय धर्माचा-

भीष्म सांगतात:—हे संमानदायका, पूर्वी, यांनी सांगितलेला आहे, तो असा:—वेदविद्येचे आपली संपत्ती तशा अनिवार्य स्थितींत आहे सेवन करावें; ब्राह्मणांचा सत्कार करावा; धर्म- असे पाहून ताप पावणाऱ्या दुर्योधनानें विषयी उदार अंतःकरण ठेवावें; माझा कुलाशीं धृतराष्ट्राला सांगितले होतें; आणि, हे महाराजा, विवाहसंबंध करावा; क्षमाशील आणि विचार- तू आणि तुझे बंधु यांनी केलेल्या त्या सभेसंपत्र ब्राह्मणांची शुश्रूषा करावी; जप करावा; मध्येही तो कांहीं बोलला. ते सर्व, हे भरत-उदकामये जाऊन संदेव स्थान करावें; पापी कुलोत्पन्ना, तू श्रवण कर. तुझे ते अत्यंत उत्कृष्ट लोकांना दूर करून धर्मसंपन्न लोकांमध्ये प्रवेश ऐश्वर्य आणि सभा हीं जेव्हां अवलोकन केली, करून मुखानें रहावें; मधुर भाषण करून तेव्हां दुर्योधनानें पित्याजवळ वसून त्याला

अध्याय एकशें चोविसावा.

—०:—

तें सर्व सांगितले. तेहां दुर्योधनाचे तें भाषण त्यांच्या गुणांनी जणू विकत घेतल्याप्रमाणे ऐकून, ज्याच्या बरोबर कर्ण आहे अशा त्या पृथ्वी आपण होऊनच त्यांच्याकडे आली. दुर्योधन क्षणाला:—हे भरतकुलोत्पन्ना, ज्या

दुर्योधनाला धृतराष्ट्र असें सांगू लागला.

धृतराष्ट्र क्षणाला:—पुत्रा, तू कशाकरितां शीलाच्या योगानें त्यांना सर्व पृथ्वी सत्वर ताप पावत आहेस, याचें खरें कारण ऐकण्याची प्राप्त ज्ञाली, तें शील कोणत्या उपायानें प्राप्त माझी इच्छा आहे. मग जर तें खरें असेल, होतें, हें ऐकण्याची माझी इच्छा आहे.

तर मी तुझी समजूत घालीन. हे परपुरंजया धृतराष्ट्र म्हणाला:—हे भरतकुलोत्पन्ना, दुर्योधना, तुला मोठें ऐश्वर्य प्राप्त ज्ञाले असून हा शीलासंवंधाने नारदाने पूर्वी सांगितलेला तुझे सर्व बंधु, मित्र आणि संबंधी हे तुझे किंकर एक प्राचीन इतिहास सांगत असतात. तो होऊन राहिलेले आहेत. तू अंगावर दुष्टे घेत असा—पूर्वी दैत्यकुलोत्पन्न प्रह्लादानें शीलाचा आहेस; मांसमिश्र अन्न भक्षण करीत आहेस; आश्रय करून महात्म्या देवेंद्रांचे राज्य काढून आणि तुला जातिवंत अश्व वाहनांतून वाहून वेतलें आणि त्रैलोक्य आपल्या अधीन ठेविले. नेत आहेत; असें असतां तुझी शरीरकांति तेहां महाज्ञानी इंद्र बृहस्पतीकडे गेला व हात पांढरी होऊन तू कृश ज्ञाला आहेस याचें जोडून त्याला म्हणाला कीं, ‘सर्वोन्नुष्ट असें कारण काय ?’

दुर्योधन क्षणाला:—हे भरतकुलोत्पन्ना, युधिष्ठिराच्या मंदिरामध्ये विद्याध्ययन समाप्त ज्ञालेले वानू देवेंद्राला मोक्षप्राप्तीस उपयुक्त अशी दहा हजार ब्राह्मण सुवर्णपात्रांमध्ये भोजन करीत उक्षुष्ट माहिती सांगितली. आणि ‘हीच काय आहेत; त्याच्या त्या दिन्य सभेत स्वर्णीय पुण्ये ती सर्वोन्नुष्ट गोष्ट आहे’ असें म्हटले. त्यावर आणि फले आहेत; तितिर पक्ष्याप्रमाणे करड्या इंद्राने पुनः प्रश्न केला कीं, ‘याहूनही श्रेष्ठ रंगाचे अश्व आणि नानाप्रकारर्वीं वस्त्रेही त्याज- असें काय आहे ?’

पाशीं आहेत; हें पाहिल्यामुळे अर्धात माझे शत्रु जे पांडव त्यांचें कुवेरतुन्य हें मोठे उक्षुष्ट ऐश्वर्य अवलोकन केल्यामुळे मला ताप होत आहे.

धृतराष्ट्र क्षणाला:—जा पुत्रा, जर युधिष्ठिराच्यासारखीचं किंवा त्याहूनही अधिक संपत्ति पाहिजे अशी तुझी इच्छा असेल, तर तू शीलासंपन्न हो. कारण, शीलाच्या योगानें त्रैलोक्यही निःसंशय हस्तगत करितां येते. शील-संपन्न पुरुषांना अप्राप्य असें कांहीही नसते. मांधारात्यानें एका रात्रीत, जनमेजयानें तीन दिवसांत आणि नाभागानें सात दिवसांत सर्व शीलसंपन्न आणि दयायुक्त होते; क्षणूनच इंद्राला संतोष ज्ञाला.

त्यांच्या गुणांनी जणू विकत घेतल्याप्रमाणे पृथ्वी आपण होऊनच त्यांच्याकडे आली.

दुर्योधन क्षणाला:—हे भरतकुलोत्पन्ना, ज्या तुझे सर्व पृथ्वी सत्वर ताप पावत आहेस, याचें खरें कारण ऐकण्याची प्राप्त ज्ञाली, तें शील कोणत्या उपायानें प्राप्त माझी इच्छा आहे. मग जर तें खरें असेल, होतें, हें ऐकण्याची माझी इच्छा आहे.

धृतराष्ट्र म्हणाला:—हे भरतकुलोत्पन्ना, दुर्योधन हा शीलासंवंधाने नारदाने पूर्वी सांगितलेला आश्रय करून महात्म्या देवेंद्रांचे राज्य काढून आणि त्रैलोक्य आपल्या अधीन ठेविले. नेत आहेत; असें असतां तुझी शरीरकांति तेहां महाज्ञानी इंद्र बृहस्पतीकडे गेला व हात जोडून त्याला म्हणाला कीं, ‘सर्वोन्नुष्ट असें काय आहे हें जाणण्याची मला इच्छा आहे.’

दुर्योधन क्षणाला:—हे भरतकुलोत्पन्ना, युधिष्ठिराच्या मंदिरामध्ये विद्याध्ययन समाप्त ज्ञालेले वानू देवेंद्राला मोक्षप्राप्तीस उपयुक्त अशी दहा हजार ब्राह्मण सुवर्णपात्रांमध्ये भोजन करीत उक्षुष्ट माहिती सांगितली. आणि ‘हीच काय आहेत; त्याच्या त्या दिन्य सभेत स्वर्णीय पुण्ये ती सर्वोन्नुष्ट गोष्ट आहे’ असें म्हटले. त्यावर आणि फले आहेत; तितिर पक्ष्याप्रमाणे करड्या इंद्राने पुनः प्रश्न केला कीं, ‘याहूनही श्रेष्ठ रंगाचे अश्व आणि नानाप्रकारर्वीं वस्त्रेही त्याज-

असें काय आहे ?’ बृहस्पति म्हणाला:—जा सुरेश्टा इंद्रा, शत्रु याहूनही अल्यंत उक्षुष्ट अशीही गोष्ट आह. तुझे कल्याण होवो. तू महात्म्या भागवाला (शुक्राला) येथे बोलावून आण.

पुढे इंद्राने शुक्राला बोलावून आणल्यानंतर, महातपस्वी आणि अल्यंत तेजस्वी अशा बृहस्पतीनिं आनंदाने शुक्राकडून त्याला उक्षुष्ट प्रकारच्या ज्ञानाची प्राप्ति करून दिली. त्या महात्म्या भागवाने ज्ञानोपदेश केल्यानंतर इंद्राने “याहूनही कांहीं श्रेष्ठ आहे काय ?” असा शुक्राला पुनरपि प्रश्न केला. तेहां सर्वज्ञ अशा शुक्राने सांगितले कीं, महात्म्या प्रह्लादाला याविष्याचें विशेष ज्ञान आहे. हें ऐकून इंद्राला संतोष ज्ञाला.

पुढे ब्राह्मणांचे स्वरूप

वेळन बुद्धिमान् इंद्र प्रहादाकडे गेला व वर्षाव करणाऱ्या मधुमक्षिकेप्रमाणे सदुपदेशाचा त्याला म्हणाला कीं, अत्यंत ऐठ असे काय वर्णाव करितात; व मीही त्यांची उन्कृष्ट प्रका-आहे हें जाणण्याची भला इच्छा आहे. त्यावर रची भाषणे व त्यांच्या विद्या हांच्या रसाची त्यानें ब्राह्मणाला सांगितले कीं, ‘हे द्विजश्रद्धा, गोडी अनुभवीत असतों. व म्हणूनच, नक्षत्रांचे त्रिलोक्याचे राज्य करण्यात आसक्त झाल्यामुळे आधिपत्य करणाऱ्या चंद्राप्रमाणे मी स्वजाती-मला वेळ नाहीं, यामुळे तुला मी तें सांगं यांना अधिपति होऊन राहिलो आहे. ब्राह्म-शक्त नाहीं.’

ब्राह्मण लक्षणाला:—राजा, आतां नसले पृथ्वीवर अमृत आहे, आणि हीच एक अत्यंत तरी जेहां तुला वेळ मिळेल तेहां अत्यंत उन्कृष्ट अशी दृष्टि आहे; व तेच ऐकून मी उन्कृष्ट आणि मी आचरण करण्यास योग्य असे कोणन्याही कार्याविषयीं प्रवृत्त होत असतों. काय आहे, हे तुझ्या तोडून ऐक्याची माझी असो; हीच काय ती अत्यंत ऐष्ट अशी गोष्ट इच्छा आहे. हें ब्राह्मणाचे भाषण ऐकून होय, असे प्रहादानें ब्राह्मणाला सांगितले; व प्रहाद संतुष्ट झाला व ठीक आहे असे ब्राह्मणानें सेवा केल्यामुळे त्या वेळींते दिव्याधिसांगून योग्य वेळीं त्यानें ब्राह्मणाला तच्च- नाथ प्रहाद त्याला म्हणाला कीं, हे द्विज-ज्ञानाचा उपदेश केला. ब्राह्मणानेही यथायोग्य श्रेष्ठा, तूं योग्य प्रकारे गुरुसेवा केली आहेस व सर्वथा प्रेमपूर्वक गुरुसारखी त्याची अत्यंत हायमुळे मी संतुष्ट झालो आहे. तुम्हें कल्याण उन्कृष्ट सेवा केली; व जें जाणावयाची त्याच्या असो. तूं मजकूटून वर मागून घे. मी तो तुला अंतःकरणात इच्छा होती त्याविषयीं त्यानें निःसंशय दर्दीन. हें ऐकून ब्राह्मणाने ‘मला प्रहादाला अनेक वेळ प्रभ केले. तो क्षणाला, कांहीं नको.’ असे सांगितले तरीही प्रहादाने ‘वर मागून घे.’ असे पुनरपि राज्याची तुला कशी प्राप्ति झाली तें, अर्थात प्रेमपूर्वक त्याला सांगितले. तेव्हा ब्राह्मण लक्षणाला, त्याच्या प्राप्तीचे कारण, मला सांग. हें ऐकून, हे वर राजा. जर तूं मज्वर प्रसन्न झाला असरील महाराजा, प्रहादही ब्राह्मणाला तें सांगून लागला. व जर तुला मात्रे प्रिय व्हावें अशी इच्छा

प्रहाद लक्षणाला:—हे विष, मी राजा आहे, असेल, तर तुम्हें शील मला मिळावें अशी माझी म्हणून ब्राह्मणांचा केहाही मत्सर करीत नाहीं, इच्छा आहे. तेव्हा मी तोच वर मागून घेतों.’ ते मला शुक्रोक्त नीतिशास्त्र सांगून लागले तर हें ऐकून देव्यराज प्रहाद प्रसन्न झाला. पण मी अंतःकरणाचे संयमन करितों आणि त्याचे ब्राह्मणाने वराचा निर्देश केल्यावरोवर “हा सांगणे शिरसा मान्य करितो. ते निर्भयपणे त्याल मोठी भीति उत्पन्न झाली व विस्मय उन्कृष्ट प्रकारचे ज्ञान देतात. शुक्रोक्त मार्गानें वास्त्वा. तथापि ‘ठीक आहे’ असे सांगून चालणारा, ब्राह्मणाची भाषणे श्रवण करण्याची त्या वेळीं त्यानें ब्राह्मणाला वर दिला. पण इच्छा असलेला, मत्सरशून्य, धर्मावर अंतःकरण उडुणे त्याला दुःख झाले. हे महाराजा, वर दिल्यावर ब्राह्मण निघून गेल्यानंतर प्रहाद अतिशय आणि ईद्रियनिघसंपन्न अशा मजवर, ते मला वरिचार करू लागला. तथापि त्याला तो ब्राह्मण कोण असावा हें कांहीं निश्चितपणे समजले

नाहीं. वा दुयोधिना, तो असा विचार करीत पुरुष प्रह्लादाच्या शरीरांतून बाहेर पडला. आहे इतक्यांत एक अत्यंत कांतिमान् छाया-त्यालाही प्रश्न केल्यानंतर, न्याने 'मी बल असून रूपी मूर्तिमंत तेज त्याच्या शरीरांतून बाहेर जेथे वृत्त तेथेच मी असतो.' असें म्हणून, हे पडले. तेव्हां त्या तेजोरूपी धिष्ठाड शरीराच्या नरवेष्टा, जिकडे वृत्त गेले होते तिकडे तो पुरुषाला प्रह्लादानें तूं कोण आहेस असें विचा-निघून गेला. तदनंतर प्रह्लादाच्या शरीरांतून सिले. त्यावर, हे राजा, मी शील असून, तूं एक तेजोमय देवी बाहेर पडली. तेव्हां माझा त्याग केल्यामुळे, आतां, ज्यानें सदैव प्रह्लादानें तिलाही प्रश्न केला असतां 'मी लक्ष्मी एकाश्वपणे तुझे शिष्यत्व केले त्या निर्दोष अशा आहे' असें सांगून ती म्हणाली कीं, 'हे अमोघ-ब्राह्मणश्रेष्ठामध्ये जाऊन मी वास्तव्य करणार. पराक्रमा वीरा, मी आपण होऊनच तुझ्या असें बोलून तें तेज अंतर्धान पावले; आणि, तिकाणी वास्तव्य करीत होते. पण तूं माझा हे प्रभो, इंद्राच्या शरीरांत जाऊन प्रविष्ट झाले. त्याग केलास, तेव्हां आतां मी जाणार. कारण, याप्रमाणे तें तेज निघून गेल्यानंतर तशाच जिकडे बल जाईल तिकडेच मी जात असते.' प्रकारचे स्वरूप धारण करणारा दुसरा एक हें ऐकून महात्म्या प्रह्लादाला भीति उन्पन्ह पुरुष प्रह्लादाच्या शरीरांतून बाहेर पडला. आली आणि त्यानें विचारिले, 'हे कमलवासिनि तेव्हां त्यालाही तूं कोण आहेस असें प्रह्लादानें लक्ष्मी, तूं चाललीस कोटे? तूं ह्या लोकाची विचारिले. त्यावर तो म्हणाला, 'प्रह्लादा, मी मुख्य अधिदेवता असून सत्यानिष्ठ आहेस. ह्याधर्म आहे असें समज. हे दैत्याधिराज, ज्या मुळे, तो ब्राह्मणश्रेष्ठ कोण हें बरोबर रीतीने तिकाणी तो द्विजश्रेष्ठ वास्तव्य करीत असेल तुजकडून समजावे अशी माझी इच्छा आहे.' तेथे मी जाणार. काण, जिकडे शील तिकडे लक्ष्मी म्हणाली:—तुझ्याकडून ज्याने मी.' असें म्हणून तो निघून गेल्यानंतर, हे शिक्षण संपादन केले तो ब्रह्मचारी इंद्र होय. महाराजा, तेजानें जणू प्रचलित झालेला असा हे प्रभो, त्रेलोक्यावर जी तुझी सत्ता होती दुसरा एक पुरुष महात्म्या प्रह्लादाच्या शरी-ती न्याने हरण करून घेतली आहे. हे धर्मजा, रांतून निधाला. तेव्हां त्यालाही तूं कोण शालीच्याच साहाय्यानें तूं त्रेलोक्य हस्तगत आहेस म्हणून विचारिले असतां नो महाकांति-केले होतेस असें कळून आल्यामुळे देवंद्रानें मानू पुरुष ह्याणाला कीं, हे दैत्येंद्र, मी सत्य तुझे शील हरण केले. हे महाज्ञानसंपत्ता, धर्म, आहे असें समज. मी धर्माचाच अनुयायी सत्य, वृत्त, बल आणि मी ह्या सर्वांचे मूल-असल्यामुळे, आज जिकडे धर्म गेला आहे कारण शील हेच आहे.

तिकडेच जाणार. असें म्हणून सत्य निघून भीम सांगतात:—असें म्हणून ती लक्ष्मी गेल्यानंतर दुसरा एक महाबलाढ्य व धिष्ठाड निघून गेली व इतरही ते पुरुष इंद्राकडे निघून पुरुष प्रह्लादाच्या शरीरांतून बाहेर पडल्य. गेले. इकडे दुयोधन पुनरपि आपल्या पित्याला तेव्हां त्यालाही पूर्वप्रिमाणे प्रश्न केल्यानंतर म्हणाला कीं, 'हे करुकुलोत्पन्ना, शीलाचे खरे त्यानें सांगितले कीं, हे प्रह्लाद, मी वृत्त स्वरूप जाणण्याची माझी इच्छा आहे. यास्तव, (सदाचार) आहे असें समज. जेथे सत्य तें व ज्या योगानें शीलाची प्राप्ति होते तो तेथेच मी असतो. असें म्हणून तो निघून उपाय हीं मला कथन करा.'

गेल्यानंतर, प्रचंड शब्द असलेला दुसरा एक भूतराढ म्हणाला:—महात्म्या प्रह्लादानें

शील आणि त्याच्या प्रार्थीचा उपाय हीं पूर्वी त्याचें निरसन करणारा आपल्यावांचून दुसरा सांगितलींच आहेत. ह्यास्तव, हे नराधिपते, कोणी नाहीं. हे प्रभो पितामहा, मला दुर्यो-शीलाची प्राप्ति कर्शी होते हें मी तुला संक्षेपानें धनाविषयां मोठी आशा होती कीं, युद्ध कर-सांगतों तें ऐक. कायावाचामनेकरून कोणाही प्याचा प्रसंग आला तर हा योग्य तेच करील. प्राण्याचा द्रोह न करणे, अनुग्रह करणे व दान मनुष्याला मोठी आशा उत्पन्न होते, आणि करणे हें प्रशंसनीय असे शील होय. ज्या तिचा भंग झाला ह्याणजे निःसंशय मरणप्राय आपल्या कर्माच्या योगानें अथवा उद्योगानें दुःख होतें. हे राजेंद्रा, त्या दुर्बुद्धि दुष्ट धूतराष्ट-दुसऱ्याचें हित व्हावायाचें नाहीं, व ज्याच्या पुत्र दुर्योधनानेही माझ्या आशेचा भंग केला. योगानें लज्जा उत्पन्न होईल, असे कर्म कोण-काय हा माझा मूर्खपणा ! कारण, आशा ही त्याही प्रकारं करू नये. तर जनसमुदायामध्ये वृक्षाहून आणि पर्वताहूनही फार मोठी आहे ज्याच्या योगानें प्रशंसा होईल असेच कर्म असे मी समजतो; किंव्हना ती आकाशाहूनही असेल तें करावे. हे कुरुत्रेषा, ह्याप्रमाणे मीं विशाल आहे, अथवा प्रमाणाच्याही बाहेर तुला संक्षेपानें हें शीलाचें स्वरूप सांगितले. आहे, असे समजतो. हे कुरुकुलत्रेषा, हिच्या-हें नराधिपते, जरी शीलावांचूनही एखाद्या संबंधानें विचाराही करितां येणे अशक्य आहे; यिकाणी एखाद्याला संपत्ति मिळते, तरी व तिचा जय करितां येणे तर अन्यंत अशक्य त्याला ती चिरकाल उपभोगावयाला मिळत नाहीं. आहे. ही दुर्जय असल्यामुळे हिजहून दुर्जय इतकेच नव्हे, तर त्याचा समूळ नाशही होतो. असे आहे काय ? अर्थात् कांहींच नाहीं असे

धूतराष्ट-म्हणाला:- वा पुत्रा, जर युधिष्ठिर- मला वाटें !

पेक्षाही अन्यंत अधिक अशी संपत्ति पाहिजे भीम्य सांगतात:—राजा युधिष्ठिर, ह्या-असेल तर तू हें सर्व तत्त्व लक्ष्यां घेऊन विषयीं तुला राजा सुमित्र आणि क्रष्ण ह्या शीलसंपन्न हो.

भीम्य सांगतात:—ह्याप्रमाणे राजा धूतरा- सांगतो, तो ऐक.

दूरानें आपल्या पुत्राला सांगितले. ह्यास्तव, हे सुमित्र नांवाचा एक हैह्यकुलांतील राजर्षि कुटीपित्रा, तूंही तसें आचरण ठेव, म्हणजे मृगया करण्याकरितां गेला. तेथें मृगाचा पाठ-तुलाही तें फल मिळेल.

अध्याय एकशें पंचविसावा.

—::—

क्रुपभगीता.

(सुमित्राची मृगया.)

युधिष्ठिर विचारतो:—हे पितामहा, आपण शामध्ये पफ्लून गेला, आणि क्षणमात्रांत शील हें मुख्य आहे असे सांगितले. आता पुनः सपाठ जमीनीवरून धावू लागला. तेव्हां आशा ही कोण आणि ती कर्शी उत्पन्न झाली, नैसर्गिक सामर्थ्य व तारुण्य ह्यांनीं संपन्न तें मला सांगा. हे परपुरंजया पितामहा, मला असणारा आणि कवच धारण करणारा तो ह्या गोष्ठीविषयीं मोठा संशब्द आहे; आणि राजा धनुष्य व खड्ड घेऊन त्याच्या पाठी-

मागून धावूं लागला. हाप्रमाणे अनेक नद, तपाची उत्कृष्ट प्रकारे अभिवृद्धि होत आहे नद्या, तलाव व अरण्ये उल्घन करीत करीत ना !' असे विचारले. तेव्हां राजाच्या त्या प्रभाला तो राजा एकटाच वनांतून चालला होता. उत्तर देऊन, तप हेच धन समजणाऱ्या इकडे, राजा, तो वेगसंपन्न हरिणीही राजाच्या मुनींनीं त्या नृपत्रेषाला तेथे येण्याचे कारण जवळ जवळ आल्यासारखे दाखवून पुनः मोळ्या विचारिले.

वेगाने धावत सुटे. त्या अरण्यवासी मृगावर तरी, हे राजेंद्रा, तो मृगाधिपति जणू क्रीडा करीत करीत पुनरपि राजाच्या जवळ येई व पुनश्च वेगाचे अवलंबन करून अनेक प्रदेशांचे उल्घन करून जाई आणि पुनः राजाच्या समानदायका, तुं कोठून आला आहेस, समीप येई. तेव्हां त्या शत्रुनाशक राजाने कोणत्या कुलामध्ये उत्पन्न झाला आहेस, आणि मर्मच्छेदक व भयंकर तक्षण असा एक तुऱ्ये नांवही काय आहे ते आम्हांला सांग.

उत्कृष्ट बाण घेऊन धनुष्याला जोडून त्या हे भरतकुलोत्पन्ना नरशेषा युधिष्ठिरा, हे हरिणावर सोंडला. तेव्हां, मृगसमुदायांच्या ऐकून राजाने त्या सर्व ब्राह्मणांना आपल्या अधिपतींचाही अधिपति असणारा तो मृग त्या परिभ्रमणाचे कारण सांगितले. तो म्हणाला, राजाच्या बाणाचा मार्ग दोन कोस सोडून "मी हैह्यांच्या कुलामध्ये उत्पन्न झालेल्या बाजला होऊन जणू हास्य करीत असल्या-प्रमाणे उभा राहिला ! पुढे तो जाज्वल्यमान तेज बाणांच्या योगाने सहस्रावधि मृगसमृहांचा वध असलेला बाण येऊन भूमीवर पडतांच तो मृग करण्याच्या उद्देशाने संचार करीत आहे. प्रचंड एका प्रचंड अरण्यांत निघून गेला आणि सन्य माझे संरक्षण करीत असते. माझ्या बरो-राजाही त्याच्या मागून धावून गेला !

अध्याय एकशे सविसावा.

—::—

कृषभगीता.

(सुमित्राचा मुनींस प्रश्न.)

भीम सांगतात:—त्या प्रचंड अरण्यांत कांति नष्ट होऊन मी आपल्या समीप आलो आह. प्रवेश केल्यानंतर तो राजा तपस्वी लोकांच्या श्रमाने व्याकुल झालेला, आशेचा भंग झालेला आश्रमासमीप गेला; आणि श्रम झाल्यामुळे आणि राजचिन्हे दूर राहिलेला मी आपल्या त्या वेळी तेथे बसला. तो धनुधर श्रमामुळे आश्रमांत आलो आहे द्याहुन दुसरीदृश्यदायक व्याकुल व क्षुधाकांत झाला आहे असे पाहून अर्थी गोष्ट कोणती वरै ओह ? हे तपायनहो, सर्व ऋषींनी मिळून येऊन त्याचा यथावधि माझ्या आशेचा भंग झाल्यामुळे मला जे बहुमान केला. मुनींनी केलेल्या त्या सत्का-अत्यंत दुःख होत आहे, तिनके दुःख राजचिन्हां-राचा स्वीकार करून राजानेही त्या सर्वांना च्या अथवा नगरांच्या त्यागामुळे वेखील होत

नाहीं. हिमवान् नामक महापर्वत अथवा महासागर णारा ऋषभ नामक एक ब्रह्मर्षि आश्र्वर्य पावून हे जरी मोठे असले, तरी त्यांना आकाश आक्रांत हास्य करून राजाला म्हणाला, “हे नृप-करितां येत नाहीं. इतकेच नव्हे, तर त्याचा श्रेष्ठ प्रभो, मी तीर्थाटन करीत करीत दिव्य एक अंशही आक्रांत करितां येत नाहीं. अशा नरनारायणाश्रमाला गेलो. त्या ठिकाणीं त्याचप्रमाणे, हे तपस्विश्रेष्ठहो, मला आशेचा स्म्य असा बद्रीवृक्ष आणि वैहायस नामक अंत लागलेला नाहीं. हे सर्व आपणांला माही-डोह असून तेथे हयग्रीव शाश्वत अशा वेदाचे तच आहे. कारण, आपल्यासारखे तपोधन पठन करीत असतो. तेथें प्रथम त्या डोहामध्ये सर्वज्ञच असतात. आपण मोठे आहां झाणून पितरांचे व देवांचे यथाविधि तर्पण करून, मी आपला एक संशय आपणांला विचारितो. ज्या ठिकाणीं नर आणि नारायण हे उभयतां आशाग्रस्त झालेला मनुष्य आणि आकाश ह्या ऋषि नित्य रमणाण होउन राहिलेले आहेत देहोंपकीं कोणांचे प्रमाण ह्या लोकामध्ये त्या आश्रमामध्ये गेलो, व तेथून जवळच अविक मोठे आहे असे आपणांला वाटतें, ते वास्तव्य करण्यासाठी दुसऱ्या एका आश्रम-ऐकण्याची माझी इच्छा आहे. कारण, आपल्या-कुंड गेलो. तब्बो तेथे अतिशय उच आणि कडून श्रवण करण्यास दुर्लभ असे काय कृश असणारा, आणि वल्कले व कृष्णाजिन आहे? अर्थात् कांहींच नाहीं. त्यास्तव, ही परिधान करणारा आणि तप हेच द्रव्य असे गोष्ट जर सर्वदा गुप्त ठेवण्यासारखी नसेल. तर समजणारा असा तनु नामक एक ऋषि येत मला आपण सन्वर कथन करा: मात्र, हे आहे असे मीं अवलोकन केले. हे महाबाहो, द्विजेष्ठहो, आपली गुप्त गोष्ट श्रवण करण्याची त्याच्या शरीराच्या उंचाचिं प्रमाण इतर पुरुषां इच्छा नाही. तसेच, जर ह्यापासून वांच्या शरीराच्या आठपट होते. हे राजर्भे, आपल्या तपाला विवात येण्याचा संभव असला. तशा प्रकारची कृशता दुसराकडे कोठेच आमतीरीही मी या कार्यापासून परावृत्त होईन. च्या पहाण्यांत आलेली नाहीं. हे राजेंद्रा, सारांश, मी केलेला हा प्रश्न जर उत्तर देण्या-त्याचे शरीर करांगुलीसारखे अगदीं बारीक सारखा असेल, तर कोणांचे प्रमाण अविक असून मान, बाहु आणि पाय हे दिसण्यामध्ये आहे, त्याचे कारण काय, आणि त्याच्या अत्यंत आश्र्वयकारक होते; त्याचे मस्तक, कर्ण अंगीं काय सामर्थ्य आहे. हे बरोबर रीतीने आणि नेत्र त्याच्या शरीरास अनुसृप असेच ऐकण्याची माझी इच्छा आहे. आपणीही होते, हे नृपेष्ठा, त्याची वाणी आणि क्रिया तपोनिष्ठ असल्यामुळे सर्वजण मिळून हें सांगावें हीं सर्व सामान्यच होतीं. त्या कृश ब्राह्मणाला पाहून माझ्या अंतःकरणाला फार वाईट वाढले व भीतीही वाटली. हे नरेष्ठा, पुढे मी आपले नाव, गोत्र आणि पित्याचे नांव सांगून त्याच्या चरणांस वंदन करून हात जोडून पुनः उमा राहिलो व त्याने दाखविलेल्या आसनावर हल-केच वसलो. पुढे, हे महाराजा, तो धार्मिकेष भीम सांगतात:—हा राजादा प्रश्न ऐक-तनु मुनि ऋषीमध्ये वसून धर्म आणि अर्थ यांल्यानंतर, त्या सर्व ऋषींमध्ये अत्यंत श्रेष्ठ अस-संवंधाची गोष्ट सांगूं लागला. तो ती गोष्ट

अध्याय एकशें सत्ताविसावा-

कृपमधीता.

(तनु वीरशुभ्र-संवाद कथन.)

भीम सांगतात:—हा राजादा प्रश्न ऐक-तनु मुनि ऋषीमध्ये वसून धर्म आणि अर्थ यांल्यानंतर, त्या सर्व ऋषींमध्ये अत्यंत श्रेष्ठ अस-संवंधाची गोष्ट सांगूं लागला. तो ती गोष्ट

संगत आहे इतक्यांत भूरियुम्नाचा पिता महा- राजविष्ण वीरयुम्न निराश झाला व लोकपूज्य कीर्तिमान् वीरयुम्न नामक एक कमललोचन राजा अशा त्या मुनीला प्रणाम करून, तुझ्याप्रमाणेच बरोबर सैन्य आणि अंतःपुर घेऊन वेगसंपन्न तो धर्मात्मा वीरयुम्न अगदीं क्षीण झाल्यासारखा अशा अभ्यावरून तेथे आला. त्या वेळी त्याला झाला. नंतर अर्ध्य व पाय आणून त्या अरण्यामध्ये नाहींसा झालेल्या पुत्राचे स्मरण महर्षिनं तें सर्व अरण्योचित अशा विधीने होत होतें; व त्यामुळे अंतःकरणाला वाईटही राजाला अर्षण केले. तदनंतर, हे नरश्रेष्ठ, वाटत होतें. 'आतां मला येथे पुत्र दिसेल; ध्रुवाच्या सभोवतीं असणाऱ्या सपर्षीप्रमाणे त्या येथे मला आतां पुत्र दिसेल' अशा आशेने नरश्रेष्ठ वीरयुम्नाच्या सभोवतीं बसून ते सर्व आकृष्ट झाल्यामुळे तो राजा अरण्यामध्ये संचार मुनि, केवळांही पराजित न झालेल्या त्या राजाला करीत होता, तो वारंवार आपल्यार्थीचं म्हणत आश्रमांत येण्याचे कारण विचारू लागले. होता की, 'एकुलता एक, अत्यंत धर्मनिष्ठ असा पुत्र ह्या प्रचंड अरण्यामध्ये नाहींसा झाल्यामुळे आतां मला त्याचे दर्शन होणे दुर्लभच आहे. त्याचे तर मला दर्शन होणे कठीण आहे आणि माझी आशा तर फार मोठी आहे. व ती माझ्या शरीरांत खिळून राहिल्यामुळे माझा मृत्यु जवळ घेऊन उपला वीरयुम्न नामक राजा असून, नाहींसा झालेल्या आहे यांत संशय नाहीं!' हे ऐकून मुनिश्रेष्ठ भूरियुम्न नामक आपल्या पुत्राचा शोध कर-भगवान् तनु मस्तक खाली वांकवून क्षणभर ण्यासाठी अरण्यांत आलो. हे निष्पाप द्विजश्रेष्ठ, ध्याननिष्ठ होऊन राहिला. तेव्हां तो ध्यान तो माझा एकुलता एक पुत्र असून बालावस्थेत करीत आहे असे पाहून, अंतःकरण अत्यंत आहे. ह्या अरण्यामध्ये तो मला कोंठे दिसेना, खिळ झालेला व दीन बनून गेलेला तो राजा हणून मी त्याच्या शोधासाठीं ब्रह्मण करीत आहे. हलू हलू अनेकवार असे म्हणाला, 'हे देवर्षे, क्रष्ण सांगतोः—राजाने असे भाषण करि-दुर्लभ असे काय आहे? आणि आशेहून तांच तो मुनि खालीं मान घालून स्तन्ध होऊन विशाल असेही काय आहे? भगवन्, हे जर बसला. त्याने राजाला काही उत्तर दिले नाहीं. मजपासून गुप टेवण्यासारखे नसेल तर आपण कारण, हे राजेंद्रा, पूर्वी तो ब्राह्मण काहीं मला जागा.''

मुनि म्हणाला:—राजा, तुझ्या पुत्राचे भाग्य- व्याला फारसा मान दिला नाहीं. तेव्हां इतःपर च कमी असल्यामुळे पूर्वी त्याने मूर्खपणा- राजाकडून अथवा इतर कोणत्याही वर्णाकडून च्या बुद्धीचा अवलंब करून एका पूज्य अशा कोणत्याही प्रकारं प्रतिग्रह करावयाचा नाहीं, महर्षीचा अपमान केला. हे राजा, तुझ्या असा निश्चय करून त्याने प्रचंड अशा तप-पुत्राकडे तो मुनि एक सुवर्णमय कलश व श्रव्येचे अवलंबन केले 'आशा एकदा स्थिर वल्कले मागत होता. पण तुझ्या पुत्राने अव-आलीं म्हणजे ती मनुष्य लहान असला तरी मानपूर्वक सुद्धां त्याचा मनोरथ पूर्ण केला नाहीं! त्याला उद्योग करावयास लावते, यास्तव मी हे नरश्रेष्ठ, हे त्या तनुचे भाषण ऐकून तिलाच घालवून देतों.' असे मनांत आणून

अध्याय एकशें अष्टाविसावा.

—००—

कृष्णभगीता.

(आशेची क्षुद्रता.)

राजा हणालाः—मी दिगंतविख्यात असा राहिल्यामुळे माझा मृत्यु जवळ घेऊन उपला वीरयुम्न नामक राजा असून, नाहींसा झालेल्या आहे यांत संशय नाहीं! हे ऐकून मुनिश्रेष्ठ भूरियुम्न नामक आपल्या पुत्राचा शोध कर-भगवान् तनु मस्तक खाली वांकवून क्षणभर ण्यासाठी अरण्यांत आलो. हे निष्पाप द्विजश्रेष्ठ, ध्याननिष्ठ होऊन राहिला. तेव्हां तो ध्यान तो माझा एकुलता एक पुत्र असून बालावस्थेत करीत आहे असे पाहून, अंतःकरण अत्यंत आहे. ह्या अरण्यामध्ये तो मला कोंठे दिसेना, खिळ झालेला व दीन बनून गेलेला तो राजा हणून मी त्याच्या शोधासाठीं ब्रह्मण करीत आहे. हलू हलू अनेकवार असे म्हणाला, 'हे देवर्षे, क्रष्ण सांगतोः—राजाने असे भाषण करि-दुर्लभ असे काय आहे? आणि आशेहून तांच तो मुनि खालीं मान घालून स्तन्ध होऊन विशाल असेही काय आहे? भगवन्, हे जर बसला. त्याने राजाला काही उत्तर दिले नाहीं. मजपासून गुप टेवण्यासारखे नसेल तर आपण कारण, हे राजेंद्रा, पूर्वी तो ब्राह्मण काहीं मला जागा.''

आशा करून एक राजाकडे गेला असतां त्याने

व्याला फारसा मान दिला नाहीं. तेव्हां इतःपर च कमी असल्यामुळे पूर्वी त्याने मूर्खपणा-राजाकडून अथवा इतर कोणत्याही वर्णाकडून च्या बुद्धीचा अवलंब करून एका पूज्य अशा कोणत्याही प्रकारं प्रतिग्रह करावयाचा नाहीं, महर्षीचा अपमान केला. हे राजा, तुझ्या असा निश्चय करून त्याने प्रचंड अशा तप-पुत्राकडे तो मुनि एक सुवर्णमय कलश व श्रव्येचे अवलंबन केले 'आशा एकदा स्थिर वल्कले मागत होता. पण तुझ्या पुत्राने अव-आलीं म्हणजे ती मनुष्य लहान असला तरी मानपूर्वक सुद्धां त्याचा मनोरथ पूर्ण केला नाहीं! त्याला उद्योग करावयास लावते, यास्तव मी हे नरश्रेष्ठ, हे त्या तनुचे भाषण ऐकून तिलाच घालवून देतों.' असे मनांत आणून

त्यानें त्याप्रमाणे व्यवस्था केली. पण पुन-ठिकाणीं असणारी जी आशा, ती मजहूनही कृश रापि वीरयुद्ध त्या मुनिश्रेष्ठाला विचारू लागला. आहे! कृतम्, कृर, आट्ठी आणि अप-

राजा म्हणाला:—आशासंपन्न असणाऱ्या कार करणार त्या सर्वांच्या ठिकाणीं असणारी पुरुषासारखें कृशत्व दुसऱ्या कोणाचे ठार्यीं जी आशा, ती मजहूनही अन्यंत कृश आहे. आहे, व त्या भूतलावर दुर्लभ असें काय ओह. एकुलता एक पुत्र असलेल्या ज्या पित्याचा तो हें धर्मतत्त्व ज्ञानसंपन्न असणाऱ्या भगवंतांनी पुत्र नाहींसा आला, अथवा प्रवासास गेला मला कथन करावे.

असतां जर त्याचा बृत्तांत कब्ला नाहीं, तर हें ऐकून, व त्या सर्व गोर्धीचें स्मरण करून, त्याच्या ठिकाणीं असणारी जी आशा, ती राजालाही जणू स्मरण करून देण्यासाठीचं त्या मजहून अन्यंत कृश आहे. हे नराधिपते, वेळीं कृश असा भगवान् तनु विप्र बोलू लागला. संतति होण्याविषयीं स्थियांना, पुत्रप्राप्तीविषयीं

तनु मुनि म्हणाला:—हे प्रजापालका बृद्धांना, आणि द्रव्यसंपन्न लोकांना असणारीं राजा, आशोसारखवा कृशपणा दुसऱ्या कोणा- जी आशा, ती मजहून अन्यंत कृश होय. मध्येही नाहीं. त्या आशेला विषयभूत असें तास्तण्य थेऊन ठेपले म्हणजे आपला विवाह पदार्थ दुर्लभ असल्यामुळे मी त्यांच्या प्रार्थीसाठीं व्हावा अशी इच्छा करणाऱ्या कुमारिकांना अनेक राजांकडे याचना केली. तशा प्रकारच्या गोर्धी ऐकल्यामुळे उत्पन्न होणारी

राजा म्हणाला:—हे ब्रह्मन, कृश कोण जी आशा, ती मजहून अन्यंत कृश आहे. आणि अकृश कोण याचे आपल्या सांगण्या- कृशभ सांगतो:—हे राजा, हें ऐकून, अंतः-वरून मला ज्ञान झाले; आणि, हे द्विज, पुरांतील स्थियांसह त्या राजानें द्विजश्रेष्ठ आशेला विषयभूत असलेले पदार्थ दुर्लभ होत तनुच्या चरणीं ममतक ठेवून साठांग प्रणाम केला. हेंही आपलें सांगणे मीं वेदवाक्याप्रमाणे मान्य राजा म्हणाला:—भगवन्, मजवर आपण केले. आतां, हे ज्ञानसंपन्न मुने, माझ्या अंतः- प्रसन्न व्हा. हे भगवन्, मी आपणापाशीं अनु-करणांत एक संशय उत्पन्न झाला आहे, तो मी यहाची विनंती करीत आहे. मला पुत्राचा आपणांला विचारितों. त्याचें उत्तर मला आपण समागम व्हावा अशी इच्छा आहे. हे द्विजश्रेष्ठ, वरोवर सांगावें अशी प्रार्थना आहे. हे मुनिश्रेष्ठ, आपण जें आतां भाषण केलं तें अगदीं सत्य आपल्याहून अन्यंत कृश असें काय आह, ही आहं यांत संशय नाहीं.

गोंठ जर मुठीचं गुप ठेवण्यासारखी नसेल, हे ऐकून धार्मिकश्रेष्ठ भगवान् तनु मुनीने तर आपण मला कथन करा. हास्य केल; आणि तप व अव्ययन हांच्या बलाने

तनूने उत्तर दिले:—जो याचक असून त्याच्या पुत्राला सत्वर तेथें आणले. याप्रमाणे धैर्यसंपन्न असेल, तो दुर्लभ असो अथवा नसा, त्या राजाची आणि त्या पुत्राची गांठ घालून तथापि, वा राजा, जो याचकांचा अवमान दिल्यानंतर त्या राजाला दोष देऊन धार्मिक-कीत नाहीं तो पुरुष भाव अन्यंत दर्लभ श्रेष्ठ तनूने आपल्या धर्ममय स्वरूपाचें त्याला होय. याचकाचा आदर करून व त्याला प्रथम दर्शन दिले. हाप्रमाणे दिव्य आणि अद्भुत आशा दाखवून नंतर सामर्थ्य असतांही योग्यते- अशा आपल्या स्वरूपाचें दर्शन दिल्यावर प्रमाणे न देणारा जो पुरुष, त्याच्यासंबं- निष्पाप आणि क्रोधशून्य असा तो मुनि वनाधानेही केली जाणारी व प्रन्येक प्राण्यांच्या समीपच संचार करू लागला.

हे राजा, हें मीं प्रत्यक्ष पाहिले आहे व तें हजार वर्षपर्यंत राहून तपश्चर्या केली. तेव्हां, भाषणही ऐकले आहे. यास्तव, हे राजा, तुं हे नरश्रेष्ठ, त्या वेळीं उघ्र तपश्चर्या करणाऱ्या अत्यंत कृश अशा द्या आशेचा सत्वर व्याग कर व अंतःकरणावर त्याचा रस्कार घडलेल्या भीष्म सांगतात:—राजा, क्रृष्ण मुनीनें गौतम महामुनीकडे लोकपाल यम आला व श्याप्रमाणे सांगितल्यावर, सुमित्राने अत्यंत कृश-त्यानें उत्कृष्ट प्रकारचे तप असलेल्या गौतम त्वास कारणभूत असणाऱ्या त्या आशेचा सत्वर मुनीकडे अवलोकन केले. तेव्हां यम आला व्याग केला. त्याप्रमाणेच, हे कुंतीपुत्रा महा-आहे असे त्यान्या तेजावरून ओळखून, ते राजा युविठिरा, तूंही माझें हें भाषण ऐकून तपेभन गौतम मुनि शुचिर्भूतपणे हात जोडून हिमालय पर्वतासारखा स्थिर हो, डळमळून नको. बसले, तेव्हां यमानेही त्या द्विजश्रेष्ठाने केलेला कारण, हे महाराजा, दुसऱ्यांवर संकट ओढून सत्कार अवलोकन करून, ‘मी धर्म आहे, मी वैलीं तर त्यांची विचारपूस करणारा व स्वतःवर आपले काय कार्य करू? असे त्यांना विचारिले. ओढवलीं तर दुसऱ्यांचे सांगणे ऐकणारा तंच गौतम मुनि मृणाले:—काय केले असां आहेस. शिवाय, तूं माझे भाषण ऐकले आहेस. मनुष्य मातापितरांच्या कृष्णांनु मुक्त होतो, व यास्तव, आतां त्वा अंतःकरणाला तप करून कोणत्या उपायाने त्याला दुर्लभ आणि पवित्र घेणे योग्य नाही.

अध्याय एकशं एकुणतिसावा.

—०:—

यमगौतमसंवाद.

युधिष्ठिर विचारतो:—हे भरतकुलोत्पन्ना, करावे, व विपुलदक्षिणासंपन्न अनेक अश्वमध समाधिनिष्ठ पृथ्व जसा तृप्त होतो, तसा मीं यज्ञ करावे; मृणजे, ज्यांचं दर्शन आश्वर्यकारक तृप्त झालो आहे. तथापि, त्याप्रमाणे अमृत आह अशा प्रकारच्या लोकांची त्याला प्राप्ति होते. कंवळांही पुरे झालेंसे वाढत नाहीं, त्याप्रमाणेच, आपण भाषण करू लागला मृणजे मला ते पुरे झाले असे वाढत नाहीं. यास्तव, हे पिता-मह, आपण पुनरपि मला धर्मच कथन करा. आपल्कालीं द्रव्यसंपादनाचा उपाय.

कारण, आपले हें धर्मकथनलूपी अमृत मीं प्राशन युधिष्ठिर विचारतो:—हे भारता, एखाचा करू लागलो मृणजे मला ते पुरेंसे होत नाहीं. राजाच मित्र त्याचा त्याग करू लागले, त्याचा द्रव्यसंश्रह महात्मा यम द्या उभयतांचा एक प्राचीन संवाद क्षीण आला, त्यांचं साहाय्यकर्ते अमान्य दुष्ट इतिहासरूपाने सांगत असतात.

भीष्म सांगतात:—त्याविष्ठीं गौतम आणि त्याला अनेक शत्रु झाले, त्याचा द्रव्यसंश्रह प्रतिहासरूपाने सांगत असतात. असले, त्याची मसलत सर्व वाजूनीं फसली पारियात्र नामक पर्वताजवळ गौतम मुनींचा असली, तो राज्यभ्रष्ट होण्याच्या पंथाल एक आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये गौतम मुनि लागला असला व तशा प्रसंगी त्याला उत्कृष्ट किंती कालपर्यंत वासव्य करीत होते ते असा उपाय कांही सुचत नसला, शत्रुंनी सांगतो, ऐक. त्या विकाणीं गौतम मुनींनी साठ त्याजवर म्वारी केली असली, तो दृढल अस-

अध्याय एकशं तिसावा.

—०:—

आपल्कालीं द्रव्यसंपादनाचा उपाय.

ताही परराष्ट्रे उच्चम करण्यासाठी वलाई मार्ग आहेत ते तु श्रवण कर. मला धर्माची शक्ती संत्राम करू लागला, त्याने न्यतःस्या अवला अमन्यामुळे, अशा प्रकारच्या नीतीचे राष्ट्राची व्यवस्था चांगली ठेवली नसली, आणि अवलेवन करणे मला इट वाढत नाही. शिवाय, त्याला देशाचे आणि कालांनेही ज्ञान नसले, अशा प्रकारचा हा उपाय प्रजांना दृग्खदायक तर त्याने कोणच्या उपायाचे अवलेवन केले अमृत शेवढी आणणालाही प्रत्यक्ष कल्पांतापाहिजे? अशा वेळी तो दर्बल अमन्यामुळे शमाणेच होतो, कारण, त्या शास्त्रांचे आपण साम हा उपायही सकल होणे असत्य आहे; अवलेवन करावाचे, त्या सर्वांची असा आणि राष्ट्राला अतिशय पीडा झाली असू. निघांत आहे की, प्रेजला पीडा दिल्यामुळे त्यामुळे त्याला शत्रुपक्षासाठ्ये भड्ही उत्तर गजाचा नाश आल्यावाचून रहात नाही; करितां येणे साध्य होणार नाही. मग अशा प्रमुख जसज्जने गृथ्यही शास्त्रांचे अवलोकन प्रसंगी जीविताचा उपयोग अर्थसंपादनाकडे- करू लागतो, तसेची त्याला माहिती होऊ च सच करावा, अर्थात दुर्मिळांची अवलेवन लागेत; आणि माहिती होऊ लागली म्हणजे करून अर्थसंपादन करावा हे चेरे? किंवा त्याला भेडी उत्तर होत. शास्त्रज्ञान नसले अर्थसंपादन न करिता मस्त जांवे हे चेरे? किंवा याणवे पूर्वाला उपाय मुचत नाही; पण ते हायिकीं काय करणे यांम्य, ते मला कथन करा, असेही दणाऱ्ये न्याया उपाय मुचतोच: आणि

भीम संगतात:- हे भरतकुलभेडा धर्मज्ञाने तो उत्तर येत उक्त एकांरे पूर्वयदायक होतो. युविडिग, मला ते हे नीतिशास्त्रांचे अगदी असौ: युविडिग, ते गुणावर दायारोप करण्याची रहम्य विचारितें आहेत, युविडिग, प्रश्न केल्या- दक्षा न करितो व कांही भंका न बाळगितां वांचन ही नीति सांगण्याचा उम्साठ माझ्या नी तांगतो ने ऐक, राजाचा कोण क्षीण झाला अंतःकरणाला झाला नसता, हे भरतकुलभेडा म्हणजे त्याच्या सामर्थ्याचाही क्षय होतो. धर्म हा अन्यंत मद्य अमृत, गुह्यत्वा उपर्युक्त व्यावसाये दृष्टिक्षमी प्रसंगी जल कमी असून अथवा शास्त्रवचनाने त्याचे ज्ञान होत. ज्ञानां प्रदर्शातूनही ते आणावे लागते, त्याशास्त्रवचन श्रवण करून व धर्मांचे अवलेवन प्रमाणेच रंगक्षमसंगी प्रजेपासून द्रव्य वेऊन करून जो सदाचानाने वागतो असा साधयत्व राजांने कोण तयार करावा व प्रसंग पडला पृथ्वी उक्काणी पृथ्वीदाय असतो. चूद्विपक्क की प्रजेवर अनुग्रह करावा. ही नीति सार्व-दृष्टिक्रम करून प्रजेकडून द्रव्यसंपादन केले कलिक आहे. आपत्वसंगी पूर्वीच्या लोकांनी तर त्या येणे संपन्नता येईल किंवा नाही हा आचरण कूलल्या त्या गोणधर्मांचीही आचरण संशयच आहे. वर, संपन्नता आही तर रीक- करावी, कारण, हे भारता, संपन्नतेच्या कालचे यांतून पार पडल्यानेतर प्रजेवर कांही अनुग्रह धर्म निराळे आहेत व आपत्कालचे धर्म निराळे करितां येईल. पण जर ती मूळीच प्राप झाली आहेत, द्रव्यसंग्रह कूल्यावांचूनही धर्म संपानाही, तर प्रजेना आणि आपला असा दोधां- दन करितां येणे शक्य आहे. तथापि चरिताचाही नाशक्तावयाचा, तेहां तुश्या त्या प्रभाचा थांचे महत्त्व धर्महूनही अन्यंत अधिक आहे. निर्णय स्वतःस्याच चुर्दीने केला पाहिजे, हे धर्मांचे संपादन घडले तरीही, ज्याच्या अंगी भरतकुलांतपना, ज्यापासून विपूल धर्म घेऊल विपूल वेळ नसते तो न्यायवृत्तीचा अवलंब अशा प्रकारचे चरितार्थ चालण्याचे अनेक- करीत नाही. ज्या उपायांने धर्म घडनही

बलाची प्रापि होईल असा खात्रीचा कोणताही जय मिळवूनच द्रव्यसंपादन करणे हा जो उपाय नाही. म्हणूनच आपत्कालीं अर्थमालाही क्षत्रियांचा स्वधर्म त्याला उचित असेच वर्तन धर्माचिं स्वरूप येते व धर्मही अर्थम होतो, असे विहित आहे, व जो स्वजातीयांकडे याचना न ज्ञानी लोकांचे मत आहे. मग त्याजपृष्ठे करितां सैदैव मुख्य अशा धर्माचेच अवलंबन क्षत्रियांनी कसला संशय घ्यावयाचा आहे? करितो, त्या क्षत्रियांने आपत्कालीं गौणधर्माचे ज्या योगाने त्याच्या धर्माची हानि होणार नाहीं अवलंबन करून आपला चरितार्थ चालविणे व ज्या योगाने त्याला शत्रुच्या अधीन व्हावे विहित आहे. आपन्प्रसंगी अन्यायाचेही अवलंबणार नाहीं, अशाच उपायांचे त्याने अवलंबन बन करून उपजीविका करणे हे धर्मपौकीच करावे. स्वतःचा नाश होईल असे करू नये. एक आहे; आणि म्हणूनच, उपजीविकेचा क्षय आपत्कालीं आपल्या अथवा परकार्यांच्या झाला असतां ब्राह्मणांमध्येही अशा प्रकारचे धर्माचा सर्व प्रकारं उद्घार करावयाचे मनांत आचरण दृष्टोपत्तसि आलेले आहे. मग क्षत्रि-आणू नये. तर सर्व प्रकाराच्या उपायांचे अव-यांमध्ये अशा प्रकारचे आचरण होते याच्याद्वारा लंबन करून आपणास संकायात उद्घरण्याचे संशय कशाला पाहिजे? म्हणूनच शास्त्रांत मनांत आणावे असा शास्त्राचा सिद्धांत आहे. असा सिद्धांत सांगितला आहे की, आपन्प्रसंगी वा युविष्टिरा. धर्माचरण हीच धर्मवेत्त्यांची राजांने अतिशय शिष्ट अशाही लोकांकडून निपुणता होय असा सिद्धांत असून, चाहू-द्रव्य ग्रहण करावे; पण कोणत्याही प्रकारे वीर्याचे अवलंबन करून उद्योग करणे हे क्षत्रि-स्वतःचा नाश होऊऱ्यांदूऱ्यां नये. राजा हाच यांचे कौशल आहे असे वेदवचन आहे. प्रजेचा नाश करणारा आहे व तोच संरक्षणही हे भरतकुलोपत्तना. क्षत्रियाचा चारितार्थ चाले-करणारा आहे. म्हणूनच, संरक्षण करणाऱ्या नासा झाला तर ब्राह्मण आणि तपस्वी त्यांच्या क्षत्रियांने प्रजेकडून द्रव्य ग्रहण करावे. आतां वांचून इतर कोणत्या पृथुव्याचे द्रव्य हरण यापासून प्रजेला किंचित् पीडा होईल ही गोष्ट करणे त्याला अव्याय आहे? अर्थात कोणाचेही गर्वा, पण, राजा, अरण्यामध्ये जन्म हरण करणे अव्याय नाहीं. ज्याप्रमाणे ब्राह्मण पावलेला व एकाच संचार करणारा असा अगदीं क्षीण दशेस पोहांचला क्षणे त्याने पृथुवादा मानि जरी असला, तरी त्याचीही अयाज्ययाजनही करावे. आणि अमक्ष्यांचेही उपजीविका दुसऱ्याला अगदींच पीडा न देतां भक्षण करावे, तथांतलाच हा प्रकार आहे यांत चालत नसते. मग त्या भूतलावर दुसऱ्याची संशय नाही. पीडित मनुष्याला दुर्मार्ग असा गोष्ट कगाला पाहिजे! हे कुरुकुलश्रेष्ठा, आहे केणता? व निरुद्ध केलेल्या मनुष्याला शंख आणि लिखित यांच्यासारख्या वृत्तीचे विरुद्ध मार्ग असा कोणता आहे? अर्थात अवलंबन करून कोणालाही व विशेषकरून कोणताही नाही! कारण, त्याला जसजशी प्रजेचे पालन करण्याची इच्छा असलेल्या पीडा होऊऱ्यां लोगल तसेतसा तो दुर्मार्गानेही गजाला तर मुट्टीच उपजीविका चालवितां जाऊ लागतो. ज्याचा कौश क्षीण झाला येणे शक्य नाहीं. राजा आणि राष्ट्र त्या उभय-असतां सर्व लोकांना शत्रुच्या हस्तगत व्हावें तांनीं परम्परांच्या संकटप्रसंगी परस्परांचे सैदैव लागतें; व ज्याला भिक्षावृत्ति अथवा वेश्य संरक्षण केले पाहिजे हा सनातनधर्म आहे. किंवा शूद्र यांची वृत्ति विहित नसन, शत्रुवर ज्याप्रमाणे राजा राष्ट्रावर संकट ओढवल्यास

द्रव्याचे जणू लोटचे लोट सोडून त्याचें सं-होत नाहीं; आणि एखाद्यापासून तर अर्थप्राप्ति रक्षण करितो, त्याप्रमाणेच राष्ट्रानंही संकल्पसंगी न होतां अनर्थच होतात. पण ते सर्व उपाय राजा, त्याचा कोश, शासनशक्ति, संन्य, मित्र द्रव्यप्राप्तीचेव असनात. हें सर्व लक्ष्यांत घेऊन आणि दुसरेही जें कांहीं त्याच्या संग्रहास बृद्धिमान मनुष्यांने आपल्या बृद्धींनं कर्तव्याचा असेल त्या सर्वांचं संरक्षण केले पाहिजे. निश्चय ठरवावा. एखादी गोष्ट यज्ञसिद्धीकरितां राजाला भुवेची बाधा होऊऱ्या लागली म्हणून असते व एखादा यज्ञाही दुसऱ्या यज्ञास साधन-त्यानें राष्ट्राशीं भिन्नभावाने वागू नये, तर भूत असतो, आणि दुसरी एखादी गोष्ट यज्ञास त्याचें पोषणच करावे. कारण, ज्याच्यापाशीं आवश्यक असेलल्या द्रव्यप्राप्तीसच याधनभूत धान्याचें बीज असेल, त्याला अनं देऊन असते. तथापि तीं सर्व यज्ञांचीं साधने होत. त्याजकडून बीज संपादन केले पाहिजे, असे अशीच अर्थाच्या साधनांचीही गोष्ट आहे.

धर्मवेत्याचें मत आहे. अर्थात् प्रजेचे पोषण राजा, ह्या कोशसंग्रहाविषयीं नीतीचे तच्च करून राजानं तिजकडून द्रव्यग्रहण करावे. व्यक्त करून दागविणारा असा एक दृष्टांत याविषयीं, महामायावी जो शंबराभुर त्याचें मत सांगतों, तो असा—यज्ञाकरितां यृप तेडावा सांगत असतो, ते असे—

लागतो. पण ते तोडण्याला ज्यांच्या योगाने

ज्याचे राष्ट्र क्षीणदेशेपत पावतें, आणि पर- प्रतिवंध होईल असे जे कांहीं वृक्ष असतील, देशांत रहाणारा अन्य मनुष्याही ज्याच्या न्यांचाही दृढ कांहीं मांडलिक करत असतात; राष्ट्रांत उपजीविका न ज्ञाल्यामुळे नाश पावतो, व असे करतेवळीं ते वृक्ष पडू लागले म्हणजे त्या राजाच्या जीविताला विकार असो. न्यांच्या योगाने इतरही वनस्पतींचा नाश होतो. कोश आणि संन्य देच काय ते राजाचे आधार- पण यज्ञासाठी हे सर्व करावे लागते. त्याप्रमाणेच, संतं असून, कोश हात्च संन्यास मूलभूत आहे. हे शत्रुतापना, प्रचंड अशा कोशाच्या संचयास संन्य हें सर्व धर्माच्या प्रवृत्तीस मुख्य आधार जे प्रतिवंधकारक असतील त्यांचा नाश केल्या-असून, धर्म हात्च प्रजेचा मुख्य आधार आहे. वांचन इविषिद्धि होईल असे मला वाढत सारांश, कोश हात्च सर्वांचा मुख्य आधार असल्या- नाहीं. द्रव्याच्याच साहाय्याने इह आणि पर मुळे राजानें न्याची अभिवृद्धि केली पाहिजे. हे दोन्ही लोक हस्तगत होतात हें धर्मवेचन इतराला पीडा दिल्यावांचून कोशाच संपादन होणें न्या अर्थी सत्य आहे. त्या अर्थी द्रव्यहीन पुरुष अशक्य आहे. मग संन्य कोठून मिळणार? ह्यास्तव, असून नसल्यासारखाच होय. यज्ञासाठीं सर्व कोशसंग्रहासाठीं जरी इतराला पीडा दिली. प्रकारच्या उपायांची योजना करून द्रव्यसंग्रह तरी तो दोपास्पद होऊऱ्या शकणार नाहीं. यज्ञ- करावा. हे भारता, विहित कर्म आणि निषिद्ध सिद्धीसाठीं यज्ञकर्मात हिंसादि अकार्यही करावे कर्म ह्यांच्या योगाने देशकालादिकांच्या अनु-लागतें; त्याचप्रमाणे, प्रजापालन करण्याच्या रोधाने सारखाच दोष लागतो. कारण, जें कामीही द्रव्यसंग्रहार्थ पीडा यावी लागते: म्हणून कर्म विहित समजावयाचे तेच आपत्कालीं राजाला दोष लागणे शक्य नाहीं. द्रव्य- निषिद्ध असते, व म्हणूनच ते केल्यामुळे दोष प्रसीदीचा एखादा उपाय त्याच्या प्राप्तीस कारण- लागतो; आणि जें निषिद्ध असते तेच आप-भूत होतो; एखादा उपाय त्याच्या अगदीं क्वालीं न केल्याने दोष लागतो. तेहां असा उलट असतो; अर्थात् त्याजपासून द्रव्यप्राप्ति दोष लागेल असे होऊऱ्या नये. अर्थात् आप-

फाटाफूट झालेली आहे, शत्रूचे सैन्य ज्याच्या झाले, व ज्यांचा संबंध त्यांडुन दूर आहे असे समीप येऊन ठेपले आहे. आणि स्वतः दुर्वल ग्रामनगरादिक शत्रूंनी पीडित करून सोडले, असून बलवत्तर शत्रूंने ज्याचे अंतःकरण आणि द्रव्याचा क्षय होऊन मसलतही शत्रूंच्या व्याकुल करून सोडले आहे. अशा राजाने कानावर गेली असली, तर मग राजाने काय त्या वेळीं काय करावे ? करावयाचे असते ?

भीष्म सांगतातः—जर विजय संपादन करू भीष्म सांगतातः—अशा वेळीं राजाने विलंब इच्छिणारा शत्रु आपल्या राष्ट्रांत कायमचा न करितां संधि तरी करावा, किंवा सत्वर रहाणारा नसून धर्माच्याच योगाने द्रव्यसंपादन भयंकर पराक्रम तरी गाजवावा. सारांश, कोण-करण्याविषयीं कुशल आणि शुचिर्भूत असेल, त्याही प्रकारे त्या शत्रूंना शीघ्र दूर करणे हेच तर त्याच्याशीं सत्वर संधि करून, आपल्या परलोकहिताचे साथन आहे. ह्या वेळीं सैन्य पूर्वजांनी उपभोगिलेलीं ग्रामनगरादिक सोड-थोडे असले म्हणून माधार घेण्याने कारण वून घ्यावीं. तसेच, अधर्माने विजय संपादन नाहीं. कां कीं, प्रेम करणारे व स्वतः स प्रिय करू इच्छिणारा, बलाढ्य आणि दुष्ट वासना असलेले आणि आनंदित असे थोडेही जरी असलेला असाही जरी शत्रु असला. तरी सैन्य असले, तरी त्याच्या साहाय्याने राजाला स्वतःच अडवण सोसून त्याच्याशीं संधि पृथकी जिंकून घेतां येते. अशा प्रसंगी जर करावा. प्रसंग पडल्यास राजधानीचा त्याग शत्रूंनी त्याचा वध केला. तर तो स्वर्गास करून व द्रव्याचांही व्यय करून संकटातून जाईल; आणि जर ह्याने शत्रूचा वध केला, तरून जावे. कारण. जिवत असल्यास पुढे तर हा पृथकीचे राज्य कराल. सारांश, शक्य राजपदग्रामि होऊन द्रव्याची संपादन करितां असल्यास युद्ध करावे: युद्धात प्राण गेले तरी-येईल. म्हणूनच, त्यासाठीं आत्मन्याग करू असल्यास युद्ध करावे: युद्धात प्राण गेले तरी-नये. केवल द्रव्य आणि सैन्य ह्यांच्या त्यागानेच ज्या आपत्तींनुन मुक्त होतां येण्यासारखे वेळीं. सर्व लोकांस विदित होईल अशा रीतीने कोणता अर्ध-वेत्ता आणि धर्मज्ञानसंपन्न राजा सर्वश्रेष्ठ अशा शपथादिक विधि करून शत्रूंना विश्वास दाख-आत्म्याचा त्याग करू शकणार! अतःपुरांतील वृन सौम्यण्याचा अंगीकार करावा; व तशाच स्थियांना देखील पद्धतुन नेण्याची इच्छा प्रकारच्या उपायाने आपण शत्रुवरही विश्वास करावी; पण दुर्दैवामुळे जर तसेच करितां आले ठेवावा. आतां, ज्यांच्याशीं निकट संबंध आहे नाहीं, आणि त्या शत्रूंच्या हातीं सांपडल्या, व ज्यांचा त्याहून दूरचा आहे, अशा अमात्यातर आपण त्यांजविषयीं स्नेह न बाळगितां दिकांची व ग्रामनगरादिकांचीही प्रतिकूलता तिरस्कारच दाखवावा. कारण, शत्रूंच्या अधीन असल्यास व त्यामुळेच युद्धाचे अथवा संधीचे असलेल्या द्रव्यावर स्नेह कमुचा ठेवावयाचा अवलंबन करितां येणे अशक्य असल्यास, आहे! सारांश, शक्य असल्यास कोणत्याही सामसंज्ञक उपायाचाच अवलंब करून शत्रूवर प्रकारे शत्रूला आत्मसमर्पण करू नये.

युधिष्ठिर विचारतोः—ज्यांचा आपल्याशीं करावे; आणि नंतर कांहीं देशांचे उळंधन निकट संबंध आहे असे अमात्यादिक क्षुब्ध करून दूर गेल्यावर व कांहीं काल काढल्यावर

सामोपचाराचाच प्रयोग करीत करीत पलायन

पुनः मसलत करून पृथ्वी जिंकून धेण्यास द्वर्मचाच अवलंब करणे आवश्यक असेल, आरंभ करावा.

अध्याय एकरें वत्तिसावा.

—००—

राजर्णीचे आपत्प्रमंगीचे वर्वन.

युधिष्ठिर विचारतोः—ज्याच्याशी सर्व लोकां- दंड करण्यास योग्य असरील, न्यांजकून चा संबंध आहे अशा सर्वाश्रेष्ठ धर्माचा हास द्रव्य यहण करावे त्या शास्त्रांचे अवलंबन झाला, व पृथ्वीवरील सर्व प्रकारची उपजीविके- करावे. ऋत्विज, पुरोहित, आचार्य इत्यादि चीं साधने दृष्ट लोकांच्या हातीं गेलीं, आणि संमाननीय अथवा असंमाननीय ब्राह्मणांचा वध निकृष्ट काल येऊन ठेपला, तर, पितामहा, स्त्रेहा- करू नये. कारण, तसेच केळ्याने दोष लागतो. मुळे पुत्रप्रत्रादिकांचा त्याग न करू शकणाऱ्या शिवाय, ब्राह्मण हे लोकांना प्रमाणभूत व सर्व ब्राह्मणाचा चरितार्थ कोणच्या योगाने चालले? लोकांचे केवळ नेत्रभूत आहेत. म्हणूनच

भीम सांगतात:—तशा प्रसंगी शास्त्रज्ञान- न्यांना प्रमाण मानून त्यांच्याच साहाय्याने खीपी बलाचा आश्रय करून निर्वाह करावा. कोणत्याही कायांमध्ये प्रदेश करावा.

पृथ्वीवर जे कांहीं आहं, तें हें सर्व सजनां- राजा, उत्कृष्ट अथवा निकृष्ट अशा गांवाकरितांच आहे, दर्जनाकरितां कांहींही नाही. मध्ये वाभव्य करणार अनेक लोक रोषाने म्हणूनच, जो राजा आपचस्थितीत असलेल्या परम्परांना दोष देत असतात. म्हणूनच त्यांच्या लोकांना तरून जाण्याचा एक प्रकारचा संतुच सांगण्यावस्तु राजाने कोणाचा सक्कार करू बनून दुष्ट लोकांकडून द्रव्य काढून घेऊन नये व नाशीही करू नये. अशा प्रकारच्या सजनांला देतो, ता आपद्धर्मविनाश होय. लोकांनी केलेल्या सत्पुरुषाच्या निवेसंबंधाने ज्याला म्हतःच्या राज्याची इच्छा असेल त्या कांहींही बोलू नये व कोणत्याही प्रकारे ती राजाने, राष्ट्रकृत्य म्थितीस न येईल अशा रीतीने, निंदा अवण करू नये. तर कानांवर हात दान करण्याच्याचा द्रव्यावर माझाच अधिकार ठेवून दुसरीकडे चालते व्हावे. हे नराधिपते, आहं असे सांगून, आपण जे द्रव्य दिले नसेल दुसर्यांची निंदा करणे आणि दृष्टपणा करणे ते द्रव्य हरण करावे. चरितार्थ कसा चालवावा हे दर्जनांचे शील असून, सज्जन हे सज्जनाच्या हाताचे उत्कृष्ट प्रकारचे ज्ञान असलेला, धैर्य- अंगी असणार गुण तवटेच सांगत असातात, संपन्न व शास्त्रज्ञानाच्या योगाने शुचिमृत दोष वर्णन करीत नाहीत. ज्याप्रमाणे वजविशालेला जो राजा प्रसंगविशेषीं नियंत्री कर्म याचे सुंदर बैल वजविल्यानंतर मानेवर जू करील, त्याला कोण दोष देणार आहे? युधि- घेऊन उत्कृष्ट प्रकारे वहात असतात, त्याप्रमाणेच षिरा, जे केवल सामर्थ्याच्याच साहाय्याने राजाने आपले वर्तन ठेवावे; आणि ज्या ज्या आपला चरितार्थ चालवीत असतात, त्यांना योगाने आपणाला दुसरेही अनेक साहाय्यकर्ते इतर साधने आवडत नाहीत; आणि म्हणूनच मिळतील, त्या त्या रीतीने वागावे. ते सामर्थ्यसंपन्न लोक पराक्रमाच्याच साहाय्याने युधिष्ठिरा, सदाचार हेच धर्माचे फार महावागत असतात. ज्या वेळीं सर्व प्रकारे आप- न्वाचे चिन्ह आहे असे किंवेक लोक समज-

तात. पण शंखलिखितनीविदिय असुरेहे नांच्या साहऱ्याने विनयसंपन्न अशा राजाने दुसऱ्या प्रकारचे जे लोक आडेत, त्यांनि यांने अवलंगन करून चालले पाहिजे, तें हें असे नाहीं. कारण, त्यांच्या मते केवल सदाचारा- राजर्षींचे वर्तन होय. अशाच प्रकारे तूंही वागत जा. रावर दाढि न देता. सदाचारसंपन्न पठायामध्ये

शिक्षा करण्यास योग्य असा थोडाही दोऽ अध्याय एकशें तेहतिसावा.

असला तरीही शिक्षा केलीजे पाहिजे असे—

आहे. केवल मात्सर्यीपुढे व लोभामुळे यांव कोशाची अवश्यकता व लोकांनी वर्तन. अशा प्रकारेने भाषण करू नये. धर्माद्वारांनी भीम सांगतात:—आपल्या व शब्दांच्या मात्र करण्यास कांही हरकत नाही. इमर्यांनी गळावून द्रव्य संपादन करून राजाने कोश गमी मनुष्य कोणीही असला नरी त्याचा निःशर्म करावा. कारण, हे कुनीपुत्रा, कोशाच्या केला पाहिजे अशादिवयी अर्थप्रमाणात्में दुसरे कांहीही होते. घण्युन दर्शन कथा निर्माण करावा; व मान्य प्रमाण कोंदे दिसून येत नाही. देवता देवकीलोकांचा तामान करून प्रजेचे पालन करावे; दुर्मिंगामी नराधमाचा निःशर्म दूर्वितः आणि पालन करून तिजकडून द्रव्य ग्रहण म्हणूनच, त्याचा कोणीही संकार करू नये. करू नये हा सानानर्थम होय. केवल शुचिर्भूतपणे कारण, अंतःकरण दुट असलेल्या सज्जाद्याने अदका केवल क्रूर वृत्तीने केवळाही कोशसंचय धारण केलेली जी धर्माची भम्यधारणाद्विक करू नये. तर सव्यम वर्तिच्याच वृत्तीचे अवलं-मुख्य चिन्हे. त्यांवरून सज्जानीं त्याचा सर्व-वन करून त्याचा संघर्ष करावा. निर्बल पुरु-धव संकार केल्यास, कप्याने द्रव्यसंपादन पाठ्य कोश कोटून मिळाणार! व ज्याला कोश करून पुढे तो मनुष्य धर्माश्रु होतो. आणि नाही त्याला सामर्थ्य तरी कोटून असणार! आपल्या अंतःकरणास संसेत असलेला जो सारांश सामर्थ्य आणि कोश हीं परस्परांवर अधर्म, त्यांचें आचरण करितो. लोकांनी अवलंगन आहेत. सामर्थ्य नसले तरी हरकत दाढि प्रायः बाबू वन्मवर असेत. स्ट्रियनच धर्म, नाही. असे मानन कोशसंग्रह करण्याविषयी अर्थ, काम आणि माक्ष च्या चारही पूजासर्थी उद्दीप्तीन राहू नये: कारण, ज्याला सामर्थ्य च्या गुणांनी संपन्न असलेल्या इर्जांवेत्याने नसल त्याचे राज्य तरी कोटून रहाणार! व जो भाषण करील. तोच धर्मवेत्ता होय. असे गान्य नाहीसीं झाले म्हणजे संपत्ति तरी कोटून ते समजतात. वास्तविक धर्माचे आश्रयस्थान डिकणार! अर्थात् तीही डिकणार नाहीं. उच्च कोणते हें त्यांना समजत नाहीं. कारण, दुर्विते रहाणास्या मनुष्याच्या संपत्तीचा नाश सर्वचे पाय शोधून काढणे जें अशास्य आहे. हाणे हें अमर्दीं मरणतुल्य आहे. सारांश, तसेच धर्माचे आश्रयस्थानही शोधून काढितो गजाने कोश, येत आणि मित्र ह्यांची अभियेणे अशक्य आहे. ज्याप्रमाणे दाणांनी एक- दुद्धि करावा. राजाचा कोश नष्ट झाला ह्याणजे दम विघ्न केलेले हरिणांचे भूमीवर उठलेल्यांक त्याचा अवमान करू लागतात; त्यांने पाऊल त्याजवर पडलेले रक्त पाहनच ओळ- पूखादी अल्पशी गोष्ट केली तरी त्या योगाने खितां येते, त्याप्रमाणेच धर्माचे आश्रयस्थान संतोष पादत नाहीत; व त्यांचे कार्य करण्याकोणते हें युक्तीनं ओळखावां. युधिष्ठिर, सज- विषयीं उत्सुकही असत नाहीत. राजाचा जो

कांहीं अतिशय आदर होतो, तो केवळ संपत्ती-मुळेच होय. ख्रियांचे गुप्त अवयव शांकून टाकण्या वस्त्राप्रमाणे ती संपत्ति त्याची अनेक पापकर्मेही शांकून टाकते. राजाने पूर्वी ज्यांला पीडा दिली असेल, ते लोक त्याच्या ऐश्वर्या-मुळे संतप्त होऊन, आपला नाश करण्याची इच्छा असलेल्या राजापाशीचं सदैव कोल्हा-प्रमाणे टपून बसून राहिले असतात. हे भरत-कुलोत्पन्ना, अशी स्थिति असल्यामुळे राजाला सुख कोठून मिळणार! अर्थात् च मिळावयाचे नाही. तथापि राजाने नमून न वागतां उद्योगच करीत रहावे. कारण, उद्योग करणे हेच पुरुषत्वाचे खरे लक्षण आहे. पराभव होण्याची सांधि नसतांही आपला पराभव झाला तरी हरकत नाही; पण कोणालाही नमून वागू नये. प्रसंग पडला तर अरण्याचाही आश्रय करून मृगसमुदायावोर संचार करीत रहावे, पण मर्यादेचे उल्लंघन करण्या चोरांची संगति त्याचाही समूल नाश करितात. अशीन असेल करून केवळांही वागू नये. हे भारता, भयंकर कर्मे करावयाचीं असल्यास चोरांचे सैन्य मिळणे केवळांही क्रूर कर्मे करू नयेत. आपण दुस-अशक्य नाही. पण त्यांचे साहाय्य अस-लेल्या व म्हणूनच मर्यादेचे अत्यंत उल्लंघन करण्या राजाचा सर्वही लोक कंठाळा करितात; इतकेच नव्हे, तर त्याला साहाय्य असलेले ते चारहीं, तो निर्वयपणाचीं कृत्ये करीत आहे असे पाहून त्याजविषयीं सांशंकवृत्तीने रहातात. म्हणूनच तशा प्रकारचीं कर्मे आणि तशा लोकांची संगति न करितां, लोकांची अंतःकरणे प्रसन्न रहातील अशा प्रकारचे नियम करावे. क्षुद्र-मोषीसंबंधनेही नियम असला हणजे लोकांत त्याचा आदर होतो. राजाला इहलोकाची आणि परलोकोचीही पर्वा नाहीं असा एकदा लोकांच्या मनाचा निश्चय झाला, हणजे मग नास्तिक व भीतिजनक असल्यामुळे संशयास्पद अस-

णाऱ्या राजावर लोकांचा विश्वास बसणे शक्य नाही. सज्जनांनी परद्रव्याचे हरण केले आणि दरोडेखोरांनी हिसेचा त्याग केला, तर ते दरोडेखोर मर्यादेने वागत असल्यामुळे लोक त्यांजवरच प्रेम करतील,—मर्यादेचा भंग करण्या सज्जनांवर करणार नाहीत. युद्ध न करण्याचा वध करणे, परस्परीची अब्रुवेण, कृतप्रपणा, ब्राह्मणद्रव्याचा अपहार, कोणाचा समूल नाश, ख्रियांचे चौर्य, विनाकारण विरुद्ध-पणाने वागणे व परस्परीं संबंध ठेवणे हे दरोडेखोरांमध्ये (दस्युमध्ये) दोष असतात. हा दोषांचा राजाने त्यांजकडून त्याग करवावा. ज्याचा नाश करावयाचा त्याचा आपल्यावर विश्वास बसावा ह्याणून दस्यु हे त्याच्यारीं मिळून वागतात; पण तो हाती येतांच त्याचा समूल नाश करितात, हे अगदीं ठरलेले आहे. म्हणूनच दस्युनीं आपल्या अर्थीन असेल उगीच आपण बलाढ्य आहों असे समजून केवळांही क्रूर कर्मे करू नयेत. आपण दुस-त्याचा अवशेष ठेविला तर दुसरेही आपला अवशेष ठेवावा असे मनांत आणतील, आणि दुसऱ्याचा समूल नाश केल्यास आपलाही दुसरे समूल नाश करतील, अशी भीति बाळगाची लागते.

अध्याय एकशें चौतिसावा.

—::—
बलाचे महत्व.

भीष्म सांगतात:—अशा कर्मासंबंधाने इति-हासज्ज लोक धर्मवचन सांगत असतात. असेहीं, ज्ञानसंपन्न क्षत्रियाचे धर्म व अर्थ हे पुरुषार्थ प्रत्यक्ष फलदायक असतात. यास्तव, त्यांमध्ये अंतर पहऱे देऊ नये. धर्मोपदेश हा परोक्ष फलदायक आहे. म्हणूनच, राजाने केवळ त्याजकडेच लक्ष्य देणे

वरें नाहीं. आपत्प्रसंगीं धर्म आणि अधर्म यांचा होऊन, लोक त्याचा अवमान करू लागल्या-विचार करणे म्हणजे अरण्यांत प्रवाद्या पश्युचे मुळे, दुःखाने जीवित कंठीत असतो. कां कीं, पाऊल उठलें असतां तें लांडग्याचे आहे, चिन्त्याचे लोकांत निंदा होत असून जिवंत रहाणे हें आहे किंवा व्याप्राचे आहे असा विचार करीत मरणासारखेच आहे. कारण, असे सांगितले वसण्यासारखेच व्यर्थ आहे. या लोकामध्ये आहे कीं, दुराचरणसंपन्न मनुष्याचा बांधव धर्माचे अथवा अधर्माचेही फल केव्हांही कोणी त्याग करितात, व वाणीरूप शल्याच्या योगाने प्रत्यक्ष पाहिलेले नाहीं. यास्तव, तिकडे लक्ष्य त्याला अतिशय ताप देऊन त्याच्या योगाने न देतां सामर्थ्यप्राप्तीची इच्छा करीत असावे. त्याच्या अंतःकरणाला छिंद्रे पाडतात. या कारण, हें सर्व जग बलाढ्य पुरुषाच्याच अधीन पापांतून मुक्त होण्यासंबंधाने आचार्यांनी असे असते. सामर्थ्यसंपन्न पुरुष इहलोकामध्ये संपत्ति, सांगितले आहे कीं, अशा प्रसंगी वेदव्याचे सैन्य आणि अमात्य संपादन करू शकतो. अवलोकन करावे; ब्राह्मणांचे पूजन करावे; जो मनुष्य द्रव्यसंपन्न नसेल, तो खरोखर वाणी. दृष्टि आणि क्रिया यांच्या योगाने महापातकी होय; आणि अल्पसे द्रव्य हें केवल त्यांना प्रसन्न करून घ्यावे; अंतःकरण उदार उच्छिष्ट व्याचे. बलाढ्य पुरुषाला त्याच्या करावे; आणि मोळ्या कुलाशीं शरीरसंबंध भीतीमुळे कोणाकडूनही फारसा अपकार केला जोडावा. मी अशा प्रकारसा आहें असे बोलून जात नाहीं. बल आणि धर्म हीं उभयतां जर दाखवावे; परकीयांचे गुणसंकीर्तन करावे; जप खून्या अधिकारामध्ये वास्तव्य करीत असलीं, करावा; स्नान करावे; मार्दवाचा अंगीकार तर मोळ्या भीतीपासूनही संरक्षण करू शकतात. करावा; अतिशय भाषण करू नये; अत्यंत तथापि धर्मांबून बलाचीच योग्यता अधिक दुप्पक असेही कार्य करून ब्राह्मण आणि आहे. कारण, बलाच्या योगाने धर्माची प्रवृत्ति क्षत्रिय यांच्यामध्ये प्रविष्ट व्हावे; आणि लोक होते. इतकेच नव्हे, तर ज्याप्रमाणे जंगम जरी कांहीं म्हणाले तरी तें मनांत न आणतां पदार्थ पृथ्वीवरच अवलंबून असतात, त्याप्रमाणे केले असतां तो निष्पाप होऊन लवकरच बहु-धूम वायूच्याच अधीन असतो. त्याप्रमाणे मानवृक्त होतो; व त्याला आश्रयकारक सुख धर्मही बलाच्याच अनुरोधाने वागतो. वृक्षाचा उपभागवयास मिळते. मुख्यत्वेकरून सकार्याआश्रय करून असणाऱ्या वेलीची जशी वृक्षा-ला प्राधान्य दिल्यामुळेच तो आपले दुक्कर्म वर सत्ता चालत नाहीं, तशीच बलावर धर्माची शांकू शकतो; व इहलोकामध्येही त्याचा मोठा सत्ता चालत नाहीं. सुख जसें विलासी पुरुषांच्या बहुमान होऊन परलोकांतही त्याला मोळा अधीन असते, तसा धर्मही बलाढ्य पुरुषांच्या अशीन असतो. बलाढ्य लोकांना असाध्य असे कांहीं नाहीं. त्यांचे सर्व कांहीं शुचिर्भूत असते. झूलशूल्य असलेल्या दुराचारी पुरुषांचे संरक्षण होऊक शकत नाहीं; आणि पुढे, ज्याप्रमाणे एक्षाद्या इच्छापासून त्याचप्रमाणे सर्व लोक त्याजपासून उद्दिश्य होतात. व तो ऐवर्यंश परलोकावर विश्वास ठेवू लागला, म्हणजे त्याचा

अध्याय एकशे पसतिसावा.

—०—

कायद्यचरित्र.

भीष्म सांगतात:—दस्यु मर्यादेन वागून परलोकावर विश्वास ठेवू लागला, म्हणजे त्याचा

नाश कसा होत नाहीं, याविषयीं एक पुरातन वागणान्या अनेक सहस्र दस्युंनीं त्याला आपल्या इतिहास सांगत असतात.

क्षत्रियापासून निषादकन्येच्या ठिकाणीं उत्पन्न झालेला कायव्य नांवाचा एक निषादपुत्र होता. जाणणारा, शूर, दृढप्रतिज्ञ, ज्ञानसंपन्न आणि तो क्षत्रियधर्माचे पालन करीत असे; आणि योग्य असा आहेस. म्हणूनच तूं आम्हां सर्वांचा शरू, बहुश्रुत, योग्य प्रसंगीं क्रौंच्य दाखविणारा, आज्ञा देशील, त्या त्या प्रकारे आही करू. तूं आश्रमधर्माचे प्रतिपालन करणारा, ब्राह्मणांचा भातापितरांप्रमाणे आमचे योग्य प्रकारे पालन कर. हितचिंतक आणि गुरुची पूजा करणारा असा कायव्य हणालाः—तुहीं स्त्रीचा, भयशील होता. त्याला ह्या दस्युपणानेही सिद्धि मिळा-पुरुषाचा, बालकाचा आणि तपस्त्री पुरुषाचा लेली आहे. तो अरण्यामध्ये दिवसाच्या पूर्वावधीत करून वथ करू नये; जो आपल्याशीं युद्ध करीत धांत व उत्तराधांतही हरिणांच्या कळपांना नसेल त्याला थार करू नये; खियांना बलाक्षुध करून सोडीत असे. मृगजातीसंबंधाचें त्कार करून थरू नये; कोणत्याही प्राण्यांतील जें कर्तव्य, त्याचे त्याला ज्ञान असे. सर्व स्त्री असली तरी तिचा कोणींही कोणत्याही निषादांमध्ये तो चतुर असून सर्व देश, काल प्रकारे वथ करू नये; संदेव ब्राह्मणांचे कल्याण हांचेही त्याला ज्ञान असे. तो संदेव पारियत्र करावें; त्यांच्या कार्यासाठीं संग्रामही करावा; नामक पर्वतावर संचार करीत असे. त्याला सर्व सत्याचा केहांही त्याग करू नये; विवाहादिक प्राण्याचे धर्म कटून होते. त्याचा बाण केहां-कृत्यांस विघ्न करू नये; आणि ज्या ठिकाणी ही व्यर्थ जात नसे व त्याचीं आगुर्ये बटकट देवतांचे व अतिथींचे पूजन होत असेल, तेथे-असत. त्या एकउच्चानेच हजारों योद्द्युचांनी ही विघ्न करू नये. सर्व प्राण्यांमध्ये ब्राह्मण हा युक्त अशा सैन्याचा पराजय केला होता. त्या मुक्त करण्यास योग्य आहे. यास्तव, आपल्या महावनांत तो आपल्या वृद्ध, अंध व बधिर सर्वही द्रव्याच्या योगाने जरी होत असला मातापितरांचे पूजन करीत असे; आणि मध, तरी त्यांचा अभ्युदय करावा. ब्राह्मण रुष होऊन मांस, मूळ, फले आणि उत्कृष्ट-निकृष्ट प्रका-ज्याचा पराजय व्हावा असे मनांत आणतात, रचीं अनें यांचे सत्कारपूर्वक भोजन वालन. त्याचे संरक्षण करणारा त्रिलक्ष्यामध्ये कोणी मान्य अशा त्या उभयतांची सेवा करीत असे. नाहीं. जो ब्राह्मणांची निंदा करील व त्यांचा संसाराचा त्याग करून अरण्यांत वास्तव्य विनाश व्हावा अशी इच्छा बाळगील, त्याचा, करणान्या ब्राह्मणांचे पूजन करीत राहून तो सूर्याचा उदय होतांच नाश पावणाऱ्या अंध-त्यांजकडे त्या वनांतील मृगांचा वथ करून कारप्रमाणे खास पराभव होतो. इहलोकींच संदेव नेऊन देत असे. जे कोणी ब्राह्मण हें आपल्या कर्मांचे फल मिळण्याची इच्छा करीत दस्युकडील भोजन आहे अशी शंका येऊन राहून चौहोंकडून द्रव्य संपादन करण्याची त्याजकडून प्रतिग्रह करीत नसत, त्यांच्या इच्छा करावी; आणि जे जे लोक आहांला गृहामध्ये प्रातःकालीं जाऊन तो ते प्रतिग्रह-द्रव्य देणार नाहीत, त्यांच्यात्यांच्यावर, हे द्रव्य कोठें तरी ठेवून निघून जात असे. दस्युंनो, तुम्ही चालून जा. दुष्टांचे शासन पुढे, मर्यादिचे उल्लंघन करून निर्दर्शयणाने करण्याकरितांच दंड निर्माण केला आहे, त्यांची

अभिवृद्धि करण्यासाठी नाहीं, हा अगदीं सिद्धांत उपयोग व्हावा. ज्या औषधींचा भोजनादिकांकडे आहे. जे लोक शिष्टांना पीडा देतात, त्यांना वध हाच दंड सांगितला आहे. राष्ट्राला पीडा योगानें आभि प्रदीप करून, ज्यांचा भोजनादेऊन जे कोणी आपल्या संपत्तीची अभिवृद्धि करितात, ते प्रेतावरील कीटकांप्रमाणे तात्काल योगानें देवांचे, पितरांचे अथवा मनुष्यांचे शास्त्राच्या अनुरोधानेच वागतात, ते दस्यु पोषण करीत नाहीं, त्याजपाशी असणारे द्रव्य असले तरीही सत्वर सिद्धि पावतात.

भीष्म सांगतातः—कायव्याच्या या आज्ञेप्रमाणे ते सर्व दस्यु वागूं लागले. त्यामुळे त्या सर्वाच्या मोठा अभ्युदय होऊन ते पापकर्मापासून निवृत्त झाले; आणि सज्जनांचे कल्याण केल्यामुळे व दस्यूना पापापासून निवृत्त केल्यामुळे कायव्यालाही मोठी सिद्धि प्राप्त झाली. जो मनुष्य हा कायव्यचरित्रांचे प्रत्यहीं चिंतन करितो, त्याला अरण्यांतील प्राण्यापासून कोणत्याही प्रकारची भीति उत्पन्न होत नाही. इतकेंच नव्हे, तर, हे भारता, त्याला दुर्जनापासून अथवा कोणत्याही प्राण्यापासून भीति उत्पन्न होत नाहीं कारण, तो अरण्यांतील एक भूपतिच बनून जातो.

अध्याय एकर्षे छत्रिसावा.

—::—

कोशसंचय व त्याचा उपयोग.

भीष्म सांगतातः—राजाने कोणत्या मागांचे अवलंबन करून कोशसंचय करावा, याविषयीं ब्रह्मदेवानें सांगितलेल्या कांहीं गाथा इतिहासज्ज लोक सांगत असतात. त्या अशा—

राजाने यशशील पुरुषांचे आणि देवांचे द्रव्य हरण करून नये. दस्यु आणि कर्मशून्य अशा लोकांचेच द्रव्य घेणे क्षत्रियाला योग्य आहे. हे भरतकुलोत्पन्ना, हा सर्व प्रजा आणि राज्यसंबंधी भोग हे क्षत्रियांचे असून सर्व द्रव्य क्षत्रियांचे आहे, दुसऱ्या कोणांचे नाहीं. त्या द्रव्याचा हा साच्या सैन्याकडे अथवा यशाकडे

उपयोग केला जात नाहीं, त्या तोडून व त्यांच्याच योगानें आभि प्रदीप करून, ज्यांचा भोजनादेऊन जे कोणी आपल्या संपत्तीची अभिवृद्धि करितात, ते प्रेतावरील कीटकांप्रमाणे तात्काल योगानें देवांचे, पितरांचे अथवा मनुष्यांचे शिजविल्या जातात. तसेच, जो होमद्रव्याच्या गार केले पाहिजेत. जे दस्यु हा पृथ्वीवर धर्मयोगानें देवांचे, पितरांचे अथवा मनुष्यांचे शास्त्राच्या अनुरोधानेच वागतात, ते दस्यु पोषण करीत नाहीं, त्याजपाशी असणारे द्रव्य निरर्थक होय असें धर्मवेत्ते म्हणतात. म्हणूनच, राजा, धर्मनिष्ठ पृथ्वीपतीने त्यांचे द्रव्य हरण करावें. त्या द्रव्याच्या योगाने राजाला जितके लोक संतुष्ट करिता येतात, तितका कांहीं तें द्रव्य अपहार केल्यामुळे शोक होत नाहीं. दुर्जनाकडील द्रव्य हरण करून जो ते आपल्यापाशी घेतो, व नंतर सज्जनांना अर्पण करितो, तो संपूर्णधर्मवेत्ताच होय. जसजसे शक्य होईल तशा रीतीने यशादि कर्मे करून परलोकसाधन करीत असावें. ज्याप्रमाणे पिणीलिकादिक उद्दिज जंतु अथवा वज्री नामक कीटक उद्देशावांचून उत्पन्न झालेले असतात, अर्थात् त्यांचे हातून कोणतेही कर्तव्य बजावले जात नाहीं, त्याप्रमाणे यशशून्य पुरुषाची उत्पत्ति होय. यशशून्य पुरुषांचे वर्तन म्हणजे डांस, मक्षिका, अंडज प्राणी अथवा पिणीलिका हांचेच वर्तन होय. कारण, धर्मामध्ये अशाच प्रकारचा विधि सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे भूमीवरील रजःकण हालाविला म्हणजे अत्यंत सूक्ष्म होतो, त्याप्रमाणेच हा लोकामध्ये धर्म हा सूक्ष्म अथवा अत्यंत सूक्ष्म आहे.

अध्याय एकर्षे सदतिसावा.

—::—

मत्स्योपाख्यान.

भीष्म सांगतातः—अनागीतविधाता आणि १ सं ८८ यण्यापूर्बीच त्याच्या प्रतिकृताराषी व्यवस्था करणारा.

प्रत्युत्पन्नमति हे दोघेच सुखानें अभ्युदय पावतात व जो दीर्घसूत्री असतो त्याचा नाश दर्दी मत्स्य तेथून त्या जलप्रवाहाच्या मारगाने होतो. याविषयीं, कर्तव्य आणि अकर्तव्य खोल अशा एका तडागामध्ये निघून गेला. यांच्या निश्चयासंबंधाने दीर्घसूत्री प्राण्याचें एक पुढे त्या तडागांतील जल निघून गेले आहे उत्कृष्ट आख्यान आहे, तें तूं एकाग्रपणे ऐक.

हे कुंतीपुत्रा, फार खोल पाणी नसणाऱ्या पण विपुल मत्स्य असलेल्या एका तलावामध्ये करूं लागले. त्यांनी तो निर्जल तडाग सर्व परस्परांच्या साहाय्यानें संचार करणारे असे मित्र खच्छबद्धून सोडला. तेहां इतर मत्स्यांसह तो तीन मत्स्य वास्तव्य करीत होते. त्या तीन दीर्घसूत्री मत्स्यही तेथें बंधनात सांपडला. त्या मित्रांपैकीं एक दूरवरचा विचार करणारा होता, द्विर्ळीं जेव्हां दोर सोडून ते लोक मत्स्य वर दुसऱ्याची बुद्धि समयसूचक होती, आणि काढूं लागले, तेहां समयसूचक बुद्धि असलेला तिसरा दीर्घसूत्री होता. पुढे एकदा मत्स्य धर-मत्स्य इतर मत्स्यांच्या मध्येच शिळू मणाऱ्या लोकांनी येऊन त्या तलावाला सभों-त्यांना वर काढून घेणारा तो दोर मुखांत वर्तीं अनेक छिंद्रे पाडलीं; व त्यांतून खोल धरून इतरांप्रमाणेच राहिला. तेहां सर्व प्रदेशांत सर्व पाणी काढून दिले. तेहां त्या मत्स्य त्या दोरामध्ये गोविले गेले आहेत असे तलावांतील पाणी कमी होऊं लागले असे त्या लोकांना वाटले. पुढे जेव्हां विपुल दिसून येतांच भीति उत्पन्न शाली असतां अशा जलामध्ये नेऊन ते लोक मत्स्य त्यांतील दीर्घदर्दी त्या आपल्या उभयतां धुऊं लागले, तेहां समयसूचक बुद्धि अस-मित्रांना ह्याणाला, “हा जलामध्ये वास्तव्य लेला तो मत्स्य दोर सोडून देऊन सत्वर करणाऱ्या सर्व प्राण्यांवर हे संकट आले आहे. निघून गेला. पण अल्पबुद्धि, विचारशून्य व तेहां जोंवर आमचा मार्ग दूषित शालेला नाहीं, शरीर आलपृष्ठ पूर्ण असलेला मूर्ख दीर्घसूत्री तोंवर आपण सत्वर दुसरीकडे निघून जाऊ. मत्स्य मात्र एखाद्या इंद्रियविकल प्राण्या-अनर्थ ओढवण्यापूर्वीच जो उत्कृष्ट प्रकारच्या प्रमाणे मरण पावला. सारांश, मोहामुळे ज्याला नीतीच्या साहाय्यानें तो येणारा आहे हें जाणतो, काल समीप येऊन ठेपल्याचेही ज्ञान होत त्याचा नाश होत नाही. म्हणूनच मी सांगतों नाहीं, तो दीर्घसूत्री मत्स्याप्रमाणे सत्वर नाश तें पसंत करा. आपण येथून निघून जाऊ.” पावतो; व मी चतुर आहें असे समजून संकट

हावर, त्यापैकीं जो दीर्घसूत्री होता तो येण्यापूर्वीच त्याच्या उपायाची योजना करीत म्हणाला कीं, ‘तूं सांगतोस तें ठीक आहे. पण नाहीं, तो समयसूचक बुद्धि असलेल्या मत्स्यांतै संकट ओढवण्यापूर्वी इतकी त्वरा करूं नये प्रमाणे संशयांत पडतो. सारांश, अनावत-असा माझ्या बुद्धीचा निश्चय शाला आहे.’ विधाता आणि प्रत्युभ्यजमति हे दोघेच सुखानें हानंतर, उपायवेत्ता जो दुसरा मत्स्य होता, अभ्युदय पावतात व दीर्घसूत्री असेल त्याचा तो दीर्घदर्दी मत्स्याला म्हणाला कीं, ‘प्रसंग नाश होतो. कल्य, काषा, मुहूर्त, विवस, रात्र, पडला कीं माझ्या नीतींत कांहीं कमी पडाव-अंश, मास, पंक्ष, सहा ऋतु, कल्य, संवत्सर

१ संकट येतांच ज्याच्या बुद्धीला त्याच्या प्रति-इत्यादिक हा काल असून, पृथ्वी हा देश काराचा उपाय सुचतो तो.

होय. काल हा प्रत्यक्ष दिसणारा पदार्थ नाहीं.

अभीष्ट गोर्धीची सिद्धि होण्यासाठी ज्याचा कोणत्या प्रकारे रहाणे शक्य आहे? हे भरत-जसा विचार केला असेल, त्याचे तसेच फल कुलश्रेष्ठ, त्याने मित्रांशीं आणि शत्रूंशीं कसे मिळते. अनागतविधाता आणि प्रत्युत्पन्नमति जाऊन मिळावें? व मित्र आणि शत्रु यांच्या हेच मुस्त्य होत असे क्रृषींनी धर्मशास्त्रांत, संवंधाने कोणत्या प्रकारचे आचरण ठेवावें? अर्थशास्त्रांत व मोक्षशास्त्रांतही सांगितलेले असून ज्यांची लक्षणे पूर्णपणे समजलीं आहेत, असा कामसंज्ञक पुरुषार्थीसंबंधानेही हेच मुख्य होत मित्रही शत्रु झाला असतां मनुष्याने कोणत्या असें लोकांचे मत आहे. विचार करून कार्य प्रकारचे आचरण ठेवावें? आणि काय केले करणारा व उद्योगनिष्ठा असणारा जो असतां त्याला सुख होईल? त्या वेळीं त्याने पुरुष, तो आपल्याला इष्ट असतील संग्राम कोणार्थी करावा? व संधि कोणार्थी अशा प्रकारचे देश व काळ घडवून करावा? आणि जरी बलाढ्य असला तरीही शत्रूमध्ये असतां त्याने कोणत्या प्रकारचे वर्तन ठेवावें? हे शत्रुतापना, हें जें कांही कर्तव्य आहे, तें सर्व कर्तव्यांहून श्रेष्ठ आहे; सत्यप्रतिज्ञ आणि जितंद्रिय अशा एका शांतनु-पुत्र भीष्माखांचून दुसरा कोणाही हे सांगणारा नाहीं, व ऐकणाराही मिळणे फार कठीणच आपण संकट उत्पन्न होण्यापूर्वीची, संकटप्र-हं सर्व स्मरण करून कथन करा.

अध्याय एकशें अडतिसावा.

—::—

मार्जीर्ष्यूषकसंवाद.

युधिष्ठिर विचारतोः—हे भरतकुलश्रेष्ठ, संगीची आणि विनाशास कारणभूत अशी दीर्घ-सूत्री ही श्रेष्ठ बुद्धि सर्व प्रकारे मला कथन कारणभूत असा हा प्रश्न तुला साजेसाच आहे. केली. आतां, हे भरतर्षी, धर्मार्थकुशल व वत्सा युधिष्ठिरा, अशा संकटप्रसंगीच्या वर्तनाचे धर्मशास्त्रविशारद असा राजा शत्रूंनी वेढिले रहस्य मी तुल्य पूर्णपणे सांगतो, ऐका कार्याच्या असतांही ज्या योगाने गोंधळून जाणार नाहीं महन्त्वाच्या मग्नाने शत्रुही मित्र होतात व मित्रही अशा प्रकारना आपला बुद्धिवाद ऐकण्याची दूषित होतात. कारण, कोणतीही स्थिति ही माझी इच्छा आहे; आणि म्हणूनच, हे कुरु-कायमची अशी नसतेच. यास्तव, देश व काळ शत्रूंनी ग्रस्त करून सेडेलं म्हणजे त्याने विश्वासही ठेवावा आणि ज्यांच्याशीं करावयाचा करते वागावे हें सर्व यथाशा स्त्रे ऐकण्याची माझी त्यांच्याशीं संग्रामही करावा. हिताभिलाषी इच्छा आहे. राजा संकटांत संपदला ह्यणजे, सुज्ञ पुरुषांनी संदेव प्रयत्नपूर्वक संधि करावा. त्याने पूर्वी ज्यांना तप दिला असेल ते शत्रु जरी असले तरी त्यांच्याशींही संधिच अनेक शत्रु उलटून त्याचा समूऱ्याचा करितात. महाबलाढ्य प्रयत्न करितात, पाहिजे. जो अनभिज्ञ मनुष्य शत्रूंशीं केन्हांही शत्रु सर्वत्र ऐश्वर्याचा अभिलाष करीत असतां संधि करीत नाहीं, त्याला द्रव्याची अथवा दुर्बल व साहाय्यशून्य अशा प्रकट्याच राजाने कोणत्याही फलाची प्राप्ति होत नाहीं. पण जो

अर्थासंबंधाचा विचार करून शत्रुशीही संघि शोधण्यासाठी निर्भयपणे संचार करितां करितां करितो, व प्रसंगानुसार मित्राशीही विरोध करितो, पुकळ वेळानं त्याला तेथें मांस दिसले. तेहां त्याला विपुल अशा फलाची प्राप्ति होते. या-ते घेऊन त्या कृद्यवंतावर जाऊन त्यावर बद्ध विषयी, एका वटवृक्षावर असणाऱ्या मार्जाराचा झालेल्या आपल्या शत्रूला मनांतून हसत आणि मूषकाचा फार प्राचीन असा एक संवाद हसत तो तें मांस भक्षण करूं लागला. त्या-इतिहास हळून सांगत असतात. तो असा— प्रमाणे तो मांसभक्षणामध्ये गढून गेला आहे

एका वनामध्ये एक अतिशय मोठा वटवृक्ष व मधून मधून इकडे तिकडे पहात आहे, तो होता. तो लतांच्या जाव्यानी वेटिलेला असून त्याला शर नामक तृणाच्या पुष्पाप्रमाणे शरीर-त्याजवर नानाप्रकारचे पक्षिसमुदाय वास्तव्य कांति असलेला व पृथ्वीमध्ये बिल करून करीत होते. त्याला मोठमोऱ्या फांद्या होत्या. त्यांत पढून रहाणारा आपला भयंकर शत्रु तो एखाद्या मेवाप्रमाणे भासत असून त्याची हरिण नांवाचा एक नकुल येत आहे असे छाया शीतल होती. तो दिसण्यांतही मोठा दिसले. तो चपल असून त्याचे नेत्र आरक्ष-सुंदर असे. तो अरण्याच्या समीपच असल्यामुळे वर्ण होते; त्या मूषकाचा वास आल्यामुळे तो हिंस पश्चनीं तो व्याप होऊन गेलेला होता. त्वेरने येत होता; व भक्ष्य मिळण्यासाठी वर त्याच्या मूटाशीं शेंकडो मुख्ये असलेले एक तोँड करून जिव्हा चाटीत भूमीकर राहिलेला विल करून, पलित नांवाचा एक महाज्ञानसंपन्न होता. इकडे, वृक्षाच्या फांदीत घर करून मूषक त्यांत रहात होता: आणि पक्षिसमुदा-राहिलेला एक चंद्रक नांवाचा मुख तीक्ष्ण यास भक्षण करणारा लोमश नामक एक असलेला व रात्री संचार करणारा असा एक मार्जार त्याच्या फांदीचा आश्रय करून पूर्वी-दिवांध हा दुसरा शत्रु त्याच्या टर्टीस पडला. पासून सुखाने नांदत होता. त्या डिकाणीं हायप्रमाणे नकुल (मुंगूस) आणि दिवांध प्रत्येक दिवशीं सूर्य अस्तास गेल्यावर त्या (घुड) हा उभयतांच्या तडाक्यांत सांपड-अरण्यामध्येच वास्तव्य करून असणारा एक ल्यासुळे अत्यंत भयंकर भीति उत्पन्न होऊन चांदाल येऊन कृद्यवंत लावून ठवीत असे: व त्याच्या अंतःकरणामध्ये असे विचार येऊन लागले त्यावर स्नायुमय पाश वरोवर रीताने लावून कीं, अशी अतिशय कटदायक आपत्ति येऊन घरीं जाऊन सुखाने शोंप ब्रैई; आणि रात्र मरण अगदीं जवळ येऊन ठेपले असतां व निघून जाऊन उजाडतांच तेथे येत असे, त्या चोहोंकडून भीति उत्पन्न झाली असतां हितेच्यु वेळीं पाशामध्ये सांपडून बद्ध झालेल्या नाना-प्राण्याने काय केले पाहिजे! अशा रीताने सर्व प्रकारच्या मृगांचा वध करी.

बाजूंनीं प्रतिबद्ध होऊन जाऊन त्याला सर्वत्र

पुढे कोण एके समयीं, नेहमीं सावध अस-भीतीच दिसूं लागली असतां तो अगदीं भय-णारा तो मार्जारही त्यामध्ये बद्ध होऊन गेला. व्याकुल होऊन गेला. इतक्यांत त्या मूषकाने तेहां, प्रत्यहीं आपला वध करण्याविषयीं उद्युक्त एक उत्कृष्ट प्रकारचा विचार केला. तो मनांत असलेला तो आपला महाबलाढ्य शत्रु बद्ध म्हणाला, संकटांत सांपडलेल्या मनुष्यांमें त्या होऊन गेला आहे असे पहातांच, काळ लक्ष्यांत संकटाचा नाश करून आपल्या जीविताची घेऊन तो पलित नामक मूषक निर्भयपणे संचार अभिवृद्धि केली पाहिजे; व तसेच करण्याकरितांच करूं लगला. याप्रमाणे त्या अरण्यांत भक्ष्य जीवित संशयांत पाढणारी अशी ही आपत्ति

मजवर येऊन टेपली आहे. या वेळीं मी जर हा माझ्या मार्जाररुपी शत्रूवरच आतां अवलं-भूमीवर गेलो, तर मला नकुल एकदम बून आहे. तेव्हां आतां मी त्याला स्वसंरक्ष-भक्षण करील; येथे राहिलो तर हा उलूक णाचा उपाय सांगतो. माझ्या संसर्गानें हा वेळीं (घुबड) ग्रस्त करून सोडील; आणि पाश द्याला कदाचित् ज्ञान होण्याचा संभव आहे. तुटले कीं मार्जारही फडशा उडवील. तथापि ह्याप्रमाणे त्या मूषकानें शत्रुंरुपीं कसे वागाव-मजसारख्यानें गडबडून जाणे बरोबर नाहीं. याचे त्याविषयींचा मनांत विचार केला. नंतर, तेव्हां आतां मी युक्तीचे अवलंबन करून अर्थशास्त्राच्या रहस्याचे ज्ञान असलेला व आपले जीवित संरक्षण करण्याचा प्रयत्न करितो. सांधिविश्रांतीचा प्रसंग जाणणारा तो मूषक नीतिशास्त्रामध्ये 'निष्णात व बुद्धिमान् अशा मार्जाराकडे जाऊन सामोपचारपूर्वक असे सुझावर मोठे व भयंकर असेही जरी संकट म्हणाला, "हे मार्जारा, मी तुला मित्रत्वाच्या आले, तरीही तो त्यामध्ये मग्न न होतां तरून नात्यानें विचारितों कीं, तुझ्या जीविताचे संर-जातो. आतां, हा प्रसंगी मला मार्जारावांचून क्षण होत आहे ना? त्वां जिवंत असावे दुसरा कांहीं उपाय दिसत नाहीं. कारण, हा अशी माझी इच्छा आहे. कारण, कल्याण जरी माझा शत्रु आहे, तरी संकटांत पडला हें आम्हां उभयतांना सारखेच आहे. तेव्हां असून माझ्या योगानें याचे मोठे कार्य होणार तें माझ्याप्रमाणे तुझेही झालेच पाहिजे. हे आहे. आज तीन शत्रु माझा अभिलाष करीत सौम्या, तुला भिण्याचे कारण नाहीं. तू या असतां मीं जर त्याचा आश्रय केला नाहीं, संकटांतून सुखावें वांचशील. तू जर माझा वध तर मग मला जीविताची आशा कराला करण्याची इच्छा करीत नसशील, तर मी तुला करावयास पाहिजे? तेव्हां, मी आतां आपला हा संकटांतून सोडवील. ज्या योगानें तुझी शत्रु जो मार्जार त्याचाच आश्रय करितो; मुक्तता होऊन माझेही कल्याण होणे शक्य आणि नीतिशास्त्राच्या आधारानें त्याला त्याचे आहे असा एक उपाय या संकटामध्येही आहे, हित सांगतो. असे केले असतां मला बुद्धि-पण तो दुष्कर आहे असे मला वाटते. मी पूर्वक हा शत्रुसमुदायाला फसवितां येईल. आपल्या बुद्धीचा विचार करून तुजसाठीं व हा जरी माझा अल्यंत शत्रु आहे, तरी तो आपल्यासाठीही हा उपाय शोधून काढला अतिशय मूढ असून मोऱ्या संकटांत पडलेला आहे. कारण, कल्याणाची आवश्यकता आहे. ह्यामुळे, त्याला सरळपणानें त्याचा आम्हां उभयतांना सारखीच आहे. हे स्वार्थ समजून देणे बहुतकरून शक्य आहे. मार्जारा, दुष्टबुद्धीने जवळ येऊन टेपलेला तो संकटांत असल्यामुळे एखादे वेळीं माझ्या-हा उलूक आणि हा नकुल हांनी शीं संधिही करील. संकटांत सांपडल्यास अजून माझ्यावर झडप घातली नाहीं जीविताची इच्छा करणाऱ्या बलाढच्यही प्राण्यानें म्हणूनच या वेळीं मी सुखरुप आहें. हा वृक्ष-आपल्या समीप असणाऱ्याही शत्रूचा आश्रय च्या फांदीच्या शेवटी बसलेला उलूक नेत्र करावा, असे नीतिशास्त्राच्या आचार्यांनी चंचल करून आवाज काढीत काढीत मजकडे सांगितलेले आहे. ज्ञानसंपन्न असलेला शत्रुही अवलोकन करीत आहे, त्याची मला फार भीति उत्तम, पण ज्ञानशून्य असणारा जरी मित्र वाटत आहे. सजनांची मैत्री सात पावरात असला तरीही योग्य नाहीं. माझे तर जीवित होत असते. तेव्हां, पंडित असा जो तूं तो

आतां माझा मित्र ज्ञाला आहेस. म्हणूनच मी तुला साहाय्य करीन, व म्हणूनच आज तुला चिलकूल भीत उरणार नाही. हे मार्जारा, माझ्या साहाय्यावांचून तुला हे पाश तोडितां येणे शक्य नाही. तेव्हां तूं जर माझा वध करणार नसलास, तर मीते पाश तोडून टाकीन. तुला तूं या वृक्षाच्या अग्रभारीं वास्तव्य करीत असून तीक्ष्ण असलेला व वैदूर्यरत्नांसारखे नेंव अस-मी त्याच्या मुळाशीं आश्रय करून राहिले लेला तो लोमश मार्जार हलकेच मूषकाकडे आहें. सारांश, आपण उभयतां चिरकाल या पाहून म्हणाला, “हे सौम्या, मी जिवंत वृक्षावर वास्तव्य करीत आहों हें तुलाही रहावे अशी तूं इच्छा करीत आहेस, यामुळे माहीतच आहे. दोन प्राण्यांपैकीं एक मला फार आनंद होत आहे. तुझे कल्याण कुसन्यावर विश्वास ठेवणारा व दुसरा होवो. जर आपले बरेहोण्याचा उपाय तुला त्याजवर केव्हांही विश्वास न ठेवणारा असें अवगत असेल, तर तूं तो कर. त्याविष्यीं शाल्यास दोघांचींही अंतःकरणे सदैव उद्दिश्य विचार करीत बसून नको. मी अतिशय संकटांत होतात व सुज लोक त्यांची प्रशंसा करीत सांपडले असून तूं तर मजहूनही अतिशय नाहीत. यास्तव, आपणां उभयतांचे प्रेम संकटांत पडलेला आहेस. यास्तव, विपन्न-वृद्धिंगत होऊं दे आणि आपणांमध्ये मैत्री स्थितींत असणाऱ्या आम्हां उभयतांचा संधि कर, राहूं दे. हीच मैत्री करण्याची वेळ आहे. वेळ विचार करीत बसून नको. हे प्रभो, तुझे मनोरथ निघून गेल्यावर कोणतीही गोष्ट करणे सुज सिद्ध करणारे असें जें कांहीं समयेचित लोकांना पसंत नाही. आतां ही गोष्ट जुळून कृत्य असेल, तें मी करीन. मी जर संकटांतून करी यावी, हें मी तुला बरोबर सांगतो, ऐक. मुक्त ज्ञाले, तर तुझे उपकार व्यर्थ जाणार त्वां जिवंत असावें अशी तुझीही इच्छा असून, नाहीत. हा वेळी माझा अभिमान गळून गेला मी जिवंत रहावे अशी तुझीही इच्छा आहे. आहे; व माझी तुजवर भक्ति जडली आहे. इत-एखादा प्राणी काषाचा आश्रय करून अतिशय केच नव्हे, तर मी तुझा शिष्य, हितकर्ता व खोल अशा महानदीतून तरून जातो; प्रसंग- आज्ञाधारक असून तुला शरण आलों आहें.” विशेषीं तोही त्या काषाला नदींतून पार करितो, हाप्रमाणे त्यानें भाषण केल्यानंतर, मार्जार व पुनश्च काषाही त्याला तारून नेंते. अशाच आपल्याला वश ज्ञाला आहे असें पाहून पलित प्रकारचा आमचा हा विस्तारयुक्त असा समा-मूषक हा अर्थगमित, हितकारक आणि गम घडून येईल. सारांश, मीही तुला या नीतियुक्त असें भाषण करून लागला. तो संकटांतून पार करीन, व तूंही मला पार कर.” म्हणाला, “तूं जें औदार्याचे भाषण केलेस, याप्रमाणे युक्तियुक्त, स्वीकारण्यास योग्य तसें तुजसारख्यानें करावें यांत कांहीं आश्रय आणि उभयतांसही हितकारक अशी गोष्ट नाही. मीं जो हितकारक उपाय शोधून सांगून तो कालाची प्रतीक्षा करीत बसला. काढला आहे, तो तूं ऐक. आतां मी तुझ्यायुधिष्ठिरा, आपल्या त्या शळूच्यें हें युक्ति- जवळ येऊन बसतो. कारण, मला हा नकु-युक्त आणि अंगीकार करण्यास योग्य असें लाची फार भीति आहे. यास्तव, हे मार्जारा,

तूं माझें संरक्षण कर; माझा वध करूं न को. मार्जाराच्या समीप त्याच्यावर विश्वास ठेवून गेला. मी तुझे संरक्षण करण्याविषयीं समर्थ आहे. ह्याप्रमाणे मार्जाराने आश्वासन दिल्यानंतर, तसेच, या उल्कापासूनही तूं माझें संरक्षण तो विद्रान् मूषक पित्याच्या अथवा मातेच्या-कर. कारण, तोही मजवर टपून बसला आहे. प्रमाणे त्या मार्जाराच्या वक्षःस्थलावर पढून मित्रा, मी सत्याची शपथ वाहून सांगतों कीं, खुशाल झोपे घेऊं लागला. ह्याप्रमाणे मार्जा-मी तुझे पाश तोडून याकीन.”

हें बुकियुक आणि हेतुगर्भित असें त्याचें कडे पाहून नकुल आणि उलूक हे उभयतां भाषण ऐकून लोमश मार्जाराने आनंदाने पलिता-कडे पाहून त्याचें स्वागत करून बहुमान केला. ह्याप्रमाणे त्याचा बहुमान केल्यानंतर, त्याचा मित्र बनून गेलेला तो धैर्यसंपन्न मार्जारमूषकांमध्ये अतिशय प्रेम असलेले मार्जार विचार करून प्रेमाने व त्वरेने पाहून त्यांना फार विस्मय वाटला. ते जरी पलिताला म्हणाला, “तूं लवकर ये. तुझे कल्याण होवो. तूं माझा अगदीं प्राणतुल्य ठेवणारे व अगदीं जवळ येऊन ठेपलेले होते, मित्र आहेस. कारण, हे विद्रान्, तुझ्याच अनु-ग्रहाने मला आज जीवित मिळावयाचे आहे. तीही मूषकाच्या त्या नीतीमुळे त्याजवर अशा स्थितीत असतांना मजकून जें जें नव्हते, म्हणूनच कार्याच्या हेतूने मार्जार कार्य करितां येणे शक्य असेल, त्याची त्याची आणि मूषक यांमध्ये परस्परसंविजालेला तूं मला आज्ञा कर, म्हणजे मी करीन. मित्रा, पाहून ते उलूक आणि नकुल आपापल्या गृहाआम्हां उभयतांमध्ये संधि असूं दे. मी ह्या कडे निघून गेले.

इकडे, हे नृपते, देशकाल जाणणारा व दाय व बांधव यांत जाऊन मिळालों, म्हणजे मार्जाराच्या अवयवांमध्ये लीन होऊन राहिइष्ट व हितकारक अशीं सर्व कार्य करीन. लेला तो पलित मूषक योग्य कालाची अपेक्षा तसेच, हे सौम्या, मी ह्या संकटांतून सुटलों करीत सावकाशपणे पाश तोडूं लागला. तेहां, म्हणजे मजवर प्रेम करणाऱ्या अशा तुजलाही मूषक पाश तोडण्याची त्वरा करीत नाहीं आनंदित करीन. तथापि तुझी योग्यता मला येणार असें पाहून, बंधनामुळे अतिशय क्लेश पावनाहीं. कारण, उपकाराची फेड पुष्कळ जरी केली यारा तो मार्जार त्याला त्वरेने पाश तोडण्यातीज्याने पूर्वी उपकार केला असेल त्याची सर विषयीं प्रवृत्त करूं लागला. तो ह्याणाला, “हे येत नाहीं. कां कीं, जो उपकाराची फेड कर-सौम्या, तूं अतिशय त्वरा कां करीत नाहींस? णारा असतो, तो दुसऱ्याने उपकार केल्यामुळेच तुझे कार्य झाले ह्याणून आतां तूं माझी अव-आपण त्याजवर उपकार करीत असतो; आणि हेलना करीत आहेस काय? हे शत्रुनाशना, तूं पाश दुसरा कारणावांचून उपकार करीत असतो.”

भीष्म सांगतात:—ह्याप्रमाणे आपेले सांगणे लवकरच येणार आहे.” याप्रमाणे त्वरायुक्त मार्जाराकून कबूल करवून, तो पलित मूषक, झालेल्या मार्जाराने भाषण केले असतां, बुद्धिज्याने पूर्वी त्याचा अपराध केला आहे अशा मान् पलित हा बुद्धिचातुर्यशृण्य अशा त्या

मार्जीराला आपल्या व त्याच्या हिताचे शब्द कर. आतां, हे मूषका, जर पूर्वीचे वैर मनांत सांगूं लागला. तो हणाला, “हे सौम्या, तू आणून तूं कालक्षेप करण्याची इच्छा करीत स्वरुप रहा. तूं त्वाही करूं नको व गड-असशील, तर मात्र, पाप्या, तुझे आयुष्या अगदी बडूनही जाऊ नको. ही गोष्ट घडवून आण-उघडपणे क्षीण झाले हें हे तूं समजून ठेव. याच्या कालाचे ज्ञान आहांलाच आहे व तो अज्ञानामुळे जर पूर्वी माझ्या हातून वाईट घडले काल केवळांही ठळणार नाही. कोणतेही कृत्य असेल तर तूं तें मनांत आणूं नको. मी तुज-अकाळीं आरंभिले ह्याणजे तें करणा-याचे मनो-पार्शी क्षमा मागतों. तूं प्रसन्न हो.”

रथ पूर्ण करूं शकत नाही. पण योग्य वेळी अशा प्रकारे तो भाषण करीत असतां, त्याचा आरंभ केला ह्याणजे त्याजपासून मोठा शास्त्रज्ञानसंपन्न असलेला तो मूषक मार्जी-लाभ हेतो. मीं तुला प्रसंग आल्यावांचून मुक्त राशीं महत्वाचें भाषण करूं लागला. तो केले, तर तुझ्यापासूनच मला भीति उत्पन्न म्हणाला, “हे मार्जीरा, स्वतःचे कार्य कर-होईल. तेहां, मित्रा, तूं कालाची प्रतीक्षा यासाठी जें तूं भाषण केलेंस, तें मीं ऐकिले; करीत रहा; उगीच त्वरा काय ह्याणून करितोस? आणि माझे कार्य साधावयासाठी मला जें जेव्हां चांडाल हातांत शस्त्र घेऊन येत आहे कांहीं केले पाहिजे तें तुलाही अवगतच आहे. असे माझ्या दृष्टीस पडेल; तेहां उभयतांना ज्यापासून आपणांला भीति आहे अशा सारखीच भीति प्राप्त शाली असतां मी तुझे प्राण्याला मित्र करून घेतले, अथवा भीतीने पाश तोडील. ह्याणजे त्या वेळीं तुझी सुट्का ज्याने आपल्याशीं संधि केला आहे असा होतांच तूं वृक्षावरच जाऊन बसशील. कारण, एखादा भीतीमुळे जोडलेला मित्र असला, तर त्या वेळीं तुला आपल्या जीवितावांचून दुसरे सर्पाच्या मुखांत दिलेल्या हाताप्रमाणे त्याच्या कांहीं कर्तव्य रहाणार नाही. अशा रीतीने, हे कार्याविषयीं फार संभाळून वागले पाहिजे. लोमशा, त्रस्त व भयभीत होऊन तूं निघून बळाढ्य प्राण्याशीं संधि केल्यानंतर जो आपले गेलास ह्याणजे मीही आपल्या विळांत निघून संरक्षण करीत नाही, त्याचे तें करणे अपश्य-जाईन, व तूंही वृक्षाच्या कांदीवर जाशील.” भक्षणासारखे असल्यामुळे त्याजपासून त्याचे

ह्याप्रमाणे मूषकाने आपल्या हिताची गोष्ट कार्य होऊं शकत नाही. मुळापासूनच कोणी मार्जीराला सांगितली असतां, भाषणांतील कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा रहस्य जाणणारा तो महाबुद्धिमान् व जीवि-शत्रुही नसतो. कार्याच्याच अनुरोधाने मित्र तेच्छु लोमश मार्जीर स्वतःचे कार्य करून आणि शत्रु हे होत असतात. ज्याप्रमाणे हत्तीच धेण्याविषयीं त्वरा होऊन, उत्कृष्ट प्रकारे अरण्यांतील हत्तीला बद्ध करितात, त्याप्रमाणेच विनय दाखवून, त्या विलंब करणाऱ्या मूष-एखादा मनुष्य आपल्या कार्यासाठीं दुसऱ्याच्या कास म्हणाला कीं, “प्रेमाने जीं मित्राचीं कार्यानीं बद्ध केला जातो; आणि तें कार्य कार्ये करावयाचीं तीं सज्जन अशा रीतीने एकदा झाले म्हणजे पुढे तें करणाराकडे कोणी करीत नसतात. मी जेसे त्वरेने तुला त्या संक-दुङ्कून देखील पहात नाहीं. तेहां, कोणतेही यांतून मुक्त केले, तसेच त्वाही त्वरेने माझे कार्ये झाले तरी तें पूर्णपणे न करितां अवशिष्ट हित केले पाहिजे. यास्तव, हे महाज्ञानसंपन्ना, ठेवूनच केले पाहिजे. त्या वेळीं देखील तुला आम्हां उभयतांचे संरक्षण होईल असा प्रयत्न त्या उलूकाची भीति होतीच, व तिच्या योगाने

पीडित होऊन पलायन करण्याविषयी तत्पर शत्रूच्या हातून सुटका होऊन पलित मूषकही ज्ञाल्यामुळे तूं मला धरण्याविषयी समर्थ नव्ह-आपल्या बिलामध्ये निघून गेला. पुढे चांडाल तास. आतां मीं हा पाशाचे पुष्कळ तंतु तोडले तें कूटयंत्र घेऊन सर्व बाजूनीं पाहूं लागला, असून केवळ एकच अवशिष्ट ठेविलेला आहे तेहां त्याची निराशा ज्ञाली. नंतर, हे भरत-व तोही लवकरच तोडून याकीन. यास्तव, हे कुलश्रेष्ठ, क्षणभर तेथें बसून नंतर तो चांडाल लोमशा, तूं स्वस्थ रहा.

हाप्रमाणे संकटांत सांपडलेले ते संभाषण हाप्रमाणे त्या संकटांतून मुक्त होऊन करीत असतां रात्र निघून गेली. तेहां लोम-जीविताची प्राप्ति ज्ञाल्यानंतर, वृक्षाच्या अग्नावर शाच्या अंतःकरणांत भीति उत्पन्न ज्ञाली. पुढे असलेला लोमश मार्जीर शिद्याचाराचें अवलंबन प्राप्तःकालीं, हातांत शस्त्र असलेला तो परिघ न करितां एकदम उडी मासून येऊन बिलामध्ये नांवाचा चांडाल दृष्टीस पडूं लागला. तो भेसूर असणाऱ्या पलित मूषकाला म्हणाला:-मज-असून त्याच्या शरीराचा वर्ण काळसर व विषयीं तुला संशय तर येत नाहींना? मित्रा, माझ्या विश्वासाला पात्र होऊन व मला जीव-पिंगट असा होता. त्याच्या बरगडच्या मोठ्या असून तो रुक्ष दिसत होता. त्याचें तोंड मोठें दान करून आतां तूं मजकडे येत नाहींस हें असून कान शंकाकृति होते; तो मळकट व काय? जो प्राणी एकदा मित्र जोडल्यानंतर पुनः दिसण्यामध्येंही भयंकर दिसत होता; आणि त्याचें काय रुक्कुडीला पुनः दिसत होता. हाप्रमाणे स्वतःवर प्रसंग आल्यास मोठ्या संकटानेही यमदूतासारख्या असणाऱ्या त्या चांडालाला मित्र मिळत नाहींत. मित्रा, तूं स्वतःच्या अवलोकन करितांच मार्जीराच्या अंतःकरणांत सामर्थ्यानें माझा सत्कार केला आहेस. यास्तव, गडबड उडून गेली; व भयभीत होऊन “आतां तुझा मित्र बनून गेलेला जो मी, त्या मजकडून तूं काय करणार?” असें तो त्या मूषकास तूं अपला उपयोग करून घेणे योग्य आहे. म्हणाला. इकडे, फार भयंकर व अडचणीचा माझे जे मित्र, आप आणि बांधव आहेत, ते प्रसंग आहे असे पाहून भयभीत होऊन गेलेले सर्व, शिष्य ज्याप्रमाणे आपणास प्रिय अस-ते नकुल आणि उत्कृष्ट पूर्वीच निराश होऊन लेल्या गुरुच्या बहुमान करितात त्याप्रमाणे गेलेले होते. ते बलाढ्य व बुद्धिमान असून तुझा बहुमान करितील; व मीही तुझे मित्रसमु-आपल्या कळपांतून जरी आलेले होते, तरी दाय, बांधव आणि तूं या सर्वचाच सत्कार मूषकान उत्कृष्ट प्रकारच्या नीतीचा अवलंब करीन. कारण, कोणता कृतज्ञ मनुष्य आप-केला असल्यामुळे बलात्कारानें त्याजवर झडप णाला जीविदान करणाऱ्या मनुष्याचा बहुमान घालतां येणे त्यांना शक्य नव्हते; आणि हजून-करणार नाहीं? आतां तूं माझा, माझ्या गृहाचा च, कार्यसिद्धीच्या उद्देशानें मार्जीर आणि आणि माझ्या शरीराचा अधिपति व सर्व मूषक यांनी परस्परांशीं संविध केला आहे असे गोष्टीचा उपदेशक हो. हे ज्ञानसंपन्ना, तूं माझा पाहून ते आपापल्या गृहाकडे निघून गेले. अमात्य होऊन या लोकामध्ये पित्याप्रमाणे असो; पुढे मूषकानें मार्जीराचा तो पाश तोडला, माझे पालन कर. मी तुला आपल्या जीविताची तेहां त्यांतून मुक्त होतांच मार्जीर त्या वृक्ष-शपथ वाहून सांगतों कीं, आम्हांकडून तुला वरच निघून गेला; व त्या गडबडींत भयंकर कोणत्याही प्रकारची भीति नाहीं. तूं आज

मला जें जीवितदान केले आहेस, त्यावरून विश्वास ठेवूं नये; आणि ज्याचा आपल्यावर तुझ्या अंगी मसलत करण्याचे सामर्थ्य आहे विश्वास असेल त्याजवरही अतिशय विश्वास हें उघड आहे. इतकेंच नव्हे, तर बुद्धीनि तूं ठेवूं नये. कारण, विश्वासापासून एखादें संकट प्रवक्ष शुक्र आहेस; व आम्ही सामर्थ्यसंपन्न ओढवलें तर तें समूल नाश करून सोडते. आहों. म्हणूनच तूं माझा अमात्य होणे योग्य आहे. माता, पिता, पुत्र, मातुल, भगिनीपुत्र, संबंधी आहों.

हाप्रमाणे त्या मार्जाराने उक्कट प्रकारे आणि बांधव हे सर्व कार्याच्याच संबंधाने होत शांतीचे भाषण केले असतां, इतरांची मसलत असतात. मातापितर सुद्धां पुत्र प्रिय असून जर समजणारा तो मूषक मधुर आणि आपल्या पतित ज्ञाला तर त्याचा त्याग करितात. हिताचे भाषण करूं लागला. तो म्हणाला, लोकही इतराकडे न पहातां स्वतःचे संरक्षण “लोमशा, तूं जें म्हणालास तें सर्व मीं ऐकिले. करीत असतात. पहा हें स्वार्थाचे महत्त्व! हे आतां मलाही जें कांहीं वाटतें तें सर्व तुला ज्ञानसंपन्ना, ज्याने तुजवर पूर्वी उपकार केला सांगतों, ऐक. मित्र कोणचे आणि शत्रु कोणचे त्याला—अर्थात् आपल्या सुखाला साधनभूत हें ओळखून असावें. आणि हें कृत्य फार अशा शबूला तूं आपली सुटका ज्ञाल्यानंतर वारकाईनंच करावें लागतें असें सुज्ज लोकांचं आतां शोधीत आहेस. ही तुजकडून होणारी मत आहे. कांहीं लोक मूळचे शत्रु असून मित्र उपकाराची फेड निःसंशय फार योग्य आहे! जालेले असतात व कांहीं मित्र असून शत्रु पूर्वी वदवृक्षावरून तूं या माझ्या गुहामध्ये उत्त-वनलेले असतात. त्यांच्याशीं जरी संधि केला रला होतास, पण त्या वेळी चित्त थान्यावर असला, तरी ते कामक्रोधाधीन ज्ञाले असल्या-नसल्यामुळे तुला येथें चांडालाने कूटयंत्राची मुळे त्याना संधीचे ज्ञान रहात नाहीं. वस्तुत: योजना केली आहे हें लक्ष्यात आलें नाहीं. ज्याचे कोणी कोणाचा शत्रुही नाहीं व मित्रही नाहीं. अंतःकरण स्थिर नसतें तो आपल्याविषयी सुद्धां सामर्थ्याच्याच संबंधाने मित्र आणि शत्रु होत सावध नसतो, मग दुसऱ्याविषयीं कोठून अस-असतात. जो जिंवत राहिला असतां स्वार्थाला णार! सारांश, अंतःकरण अस्थिर असणारा बाध येणार नाहीं व आपले प्राण वांचतील पुरुष निःसंशय सर्व कार्याच्या विघातास कारण-असें ज्याला वाटत असेल, तो, जोंवर त्याच्या भूत होतो. आतां तूं जो आज मला ‘तूं मला उलट स्थिति आली नाहीं तोंवर त्याचा मित्र प्रिय आहेस’ असें म्हणत आहेस, त्याचे असतो. मैत्री हीही कोणाची कायमची नसते कारणही तूं सविस्तरपणे मजकडून ऐक. कारण-व शत्रुत्वही कायमचे नसते. कार्यकारणे मित्र मुळेच कोणी कोणाचा प्रिय होतो व कारणानेच आणि शत्रु हे होत असतात. कालगातीने मित्रही द्वेष्यही बनतो. कारण, हा मृत्युलोक म्हणजे शत्रु होतात व शत्रुही मित्र बनतात. हाचे सारा स्वार्थाभिलाषी आहे. वस्तुत: कोणीही कारण, स्वार्थ हा मोठा बलवत्तर आहे हें होय. कोणाचा प्रिय नाहीं. सख्खे बंधु अथवा पति जो मनुष्य मित्रावर विश्वास ठेवितो, शत्रूवर विश्वास आणि स्त्री हांच्यामध्ये जो परस्परस्तेह ठेवीत नाहीं, व कार्यसंबंध मनांत न आणतां आनं-असतो, तोही कारणामुळेच होय. कोणाचीही वांत रहाण्याकडे च मनाचा कलठेवील, त्याचे प्रीति कोणावरही निष्कारण आहे असें मला अंतःकरण मित्राविषयीं अथवा शत्रूविषयींही चंच- तर दिसत नाहीं. आतां, बंधु अथवा भार्या लच राहील. आपल्यावर विश्वास न ठेवणाऱ्यावर हे जर कांहीं कारणामुळे कुद्द श्लेष, तर साह-

जिक रीतीनें ते प्रेमही करितात व इतर लोक हेतु, तो नष्ट होतांच त्याजबरोबर ती मैत्रीही तसें प्रेम करीत नाहीत, इतकाच काय नष्ट झाली. तूं जात्या माझा शत्रु असून केवल तो भेद आहे. कोणी मनुष्य दान केले माझ्या अंगी तुझे संकट निवारण करण्याचे म्हणजे प्रीति करितो; कोणी प्रिय भाषण केले सामर्थ्य होतें हाणून माझा मित्र झाला होतास. म्हणजे प्रेम करितो; व कोणी मंत्र, होम, जप पण आतां तें कार्य घडून आल्यानंतर पुनः इत्यादिकांमुळे प्रेम करितो. सारांश, कार्या-तुझ्या स्वभावानें शत्रुत्वाचा अंगीकार केला. च्याच उद्देशानें मनुष्य प्रेम करीत असतो. हीं सर्व नीतिशास्त्राचीं तच्चे मला समजत आम्हां दोघांचेही प्रेम कार्य घडून येण्या-आहेत. असें असतांही मी तुझ्या पाशांत कसा च्या ठिकाणीं कांहीं कारणामुळे जडले होतें. सांपडेन सांग पाहूं? तुझ्या सामर्थ्यानें माझी अशा प्रकारची प्रीति त्या कारणाचा नाश मुक्ता झाली व माझ्या सामर्थ्यानें तुझीही झाला म्हणजे नष्ट होत असते. तथापि अद्यापि अनुग्रह झाल्यानंतर पुनश्च समागम होण्याचे वांचन याचें दुसरे कोणतें कारण असावें असें कांहीं कारण नाही. कारण, हे सौम्या, आज मी समजूं? अर्थात् कोणतेही समजातं येणार तुझ्या आहारा-तेव्हां आतां तुझ्या आहारा-अनुग्रह झाल्यानंतर पुनश्च समागम होण्याचे वांचन याचें दुसरे कोणतें कारण असावें असें कांहीं कारण नाही. कारण, हे सौम्या, आज तुझेही कार्य घडून आले आहे व माझेही कार्य हाऊन चुकले आहे. तेव्हां भक्षणावांचून माझा दुसरा कांहीं उपयोग तुला नाहीं. मी तुझे अन आहें आणि तूं भोक्ता आहेस. तसेच मी दुर्बल आहें व तूं बलवान् आहेस. तेव्हां आहां उभयतांच्या बलामध्ये साम्य नसल्यामुळे, व अयोग्य असल्यामुळे आहां उभयतांमध्ये आतां संधि व्हावयाचा नाही. आतां तुझी मुक्ता झाल्यानंतर, जें घडून येण्याला कांहीं आयास पडणार नाहीत अशा कार्याचे अवलंबन करून तूं आपल्या भक्ष्याची प्रशंसा करीत आहेस, हावरून तुझा हेतु मला कळून आला आहे. यास्तव, संधि असो अथवा विग्रह असो, त्या देळीं मी अंतःकरण अगदीं स्थिर ठेवतों व स्वार्थपासून केहांही ठळत नाही. मेघाच्या आकाराप्रमाणे प्राण्यांचे स्वमावही क्षणोक्षणी बदलत असतात. आजच माझा जो शत्रु होता, तो तूं कुधाकांत झाला आहेस हें मी जाणत आहें. आजच माझा मित्र आणि पुनरपि आजच हा कालही तुझ्या भोजनाचाच आहे. आपल्या माझा शत्रुही होतो. पहा हा युक्तीचा कसा स्वीपत्रांमध्ये असतांही ज्या अर्थी तूं माझ्याशी चपलपणा आहे तो! जोवर पर्वीं कारण होतें, संधि करीत आहेस, त्या अर्थी मला फसवून तूं तोवर आहां उभयतांची पर्वीं मैत्री जडली. पुनरपि आपले भक्ष्य संपादन करून पहात पण कालगतीनें निर्माण झालेला जो मैत्रीचा आहेस, असेच झणावें लागते. मित्रा, तूं माझी

सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहेस असेहोतात, असें दिसून येते. पण द्रव्य अथवा असलें तरी तेही बरोबर नाहीं. कारण, मला रन्ले ह्याप्रमाणे आपले शरीरही अर्पण करणे तुजबरोबर असतांना अवलोकन केल्यानंतर इष्ट नाहीं. कारण, स्थिया असोत अथवा द्रव्य तुला प्रिय असणारे व तुजवर प्रेम करणारे तुझे असो, त्यांच्या योगाने सौंदर्य आपले संरक्षण क्षीपूत्र मला आनंदाने कां वरें भक्षण करणार केले पाहिजे. आत्मसंरक्षणाविषयीं तत्पर नाहींत? सारांश, आतां मी कांहीं तुजरीं संगति असणारे व उत्कृष्ट प्रकारे विचार करून कोणतेही करणार नाहीं. कारण, संगतीचा जो उद्देश तो कृत्य करणारे जे लोक, त्यांजवर स्वतःच्या निघून गेला आहे. आतां, मी केलेल्या उपकाराचे अपराधामुळे केव्हांही संकट ओढवत नाहीं. जे जर तुला स्मरण असेल, तर तूं स्वस्थपणे राहून दुर्बल प्राणी बलाढ्य शत्रूला उत्कृष्ट प्रकारे माझें कल्याण घिंतीत जा म्हणजे ज्ञाले. कोणता ओळखून असतात, त्यांची शास्त्राच्या अनुसुन्ध प्राणी अनार्य, क्षेशयुक्त, भुधाक्रांत आणि रोधाने कर्तव्याचा निश्चय ज्ञाला असलेली बुद्धि भव्य शोधणारा जो शत्रु त्याच्या प्रदेशांत केव्हांही डटमळत नाहीं.”

गमन करणार आहे! असो, तुझे कल्याण ह्याप्रमाणे पलित मूषकाने स्पष्टपणे निर्भ-होवो. मी आतां जातो. कारण, तूं जरी दूर सर्वना केल्यानंतर लजित होऊन तो मार्जार असलास तरी मला तुझी भीति वाटते. विश्वा-त्या मूषकाला म्हणाला, “खरोखर मी तुझी साचे असो अथवा तुकीचे असो, मी आतां शपथ वाहून सांगतो, मित्रद्रेह हा फार निंद्य हेच करणार. कारण, अतिशय सात्रिध्य असणे आहे असें मलाही वाटते. तेहां माझे हित हें केव्हांही प्रशस्त नाहीं. लोमशा, मी करण्यामध्ये आसक्त असणारा जो तूं, त्या तुझ्याशीं सख्य करणार नाहीं. तूं परत जा. तुझा बुद्धिवाद मलाही मान्य आहे. तूं जे आणि जर तुला उपकाराचे ज्ञान असेल, तर सांगितलेंस तें अगदीं खरें असून माझ्या तूं मैत्रीला अनुसरून वाग म्हणजे ज्ञाले. मताशीं मिळत आहे. पण, हे सत्पुरुषा, तूं स्वभावतः दुष्ट असणारा बलाढ्य प्राणी जरी शांत मला भलत्याच प्रकारचा समजून नको. माझ्याशीं स्थितीत असला, तरी सौंदर्य त्याची भीति बाळ-जी तुझी मैत्री जडली आहे, तिचे कारण गली पाहिजे. आतां, जर तुझे कार्य स्वार्थमूलक कांहीं सामान्य नसून तें मला प्राणदान हेच नसेल, तर तें कोणते आहे? अर्थात् मी तुझी आहे. मला धर्माचे ज्ञान आहे, मी गुणज्ञ कोणते कार्य करू तें सांग. मी तुला सर्व आहें व विशेष कृतज्ञ असून मित्रावर प्रेम कांहीं निःशंकपणे देईन; पण स्वतःचा देह करणारा आहें. आणि विशेषेकरून तुजवर मात्र केव्हांही देणार नाहीं. कारण, स्वतः-माझी भक्ति आहे. ह्यास्तव, हे सत्पुरुषा, पुन-करितां संततीचा, राज्याचा, रत्नांचा आणि रपि तूं माझ्याशीं पूर्वप्रमाणेच वर्तन ठेवणे सर्व द्रव्याचाही त्याग केला पाहिजे; किंचुना, योग्य आहे. तूं जर मला दोष देऊ लागलास, सर्वेस्वाचाही जरी त्याग करावा लागला तरी तो तर मी आपल्या आस-इष्टांसहर्वतमान प्राण-करून आपण आपले संरक्षण केले पाहिजे. त्याग करीन. कारण, मजसारख्या बुद्धिमान् कारण ऐश्वर्य, द्रव्य आणि रन्ले हीं प्रत्येक प्राण्याच्या आंगीं विश्वास असतो असें ज्ञानसंपन्न शत्रु उत्पन्न ज्ञाला कीं नष्ट होतात. पण लोकांनी अनुभविलेले आहे ह्यास्तव, हे धर्मतत्त्व-जीवित असले म्हणजे तीं पुनरपि प्राप्तही वेच्या, तूं मजविषयीं संशय घेणे योग्य नाहीं.”

याप्रमाणे मार्जीर सुति करुं लागला कर्मी असणारा जो चांडाल, त्यापासून तूऱी असतां, अंतःकरणांतील अभिप्रायाचा अंदाज आपले संरक्षण कर.”

न लागू देणारा तो मूषक पुनरपि मार्जीराल. ह्याप्रमाणे तो मूषक भाषण करुं लागला म्हणाला, “तूं सौजन्यसंपन्न आहेस, ही गोष्ट असतां संत्रस्त व हाणूनच भयभीत होऊन तो माझ्या कानावर आलेली आहे. मीही तुजवर मार्जीर ती वृक्षाची फांदी सोडून देऊन सत्वर प्रेम कीत आहें, पण विश्वास मात्र ठेवीत तेथून निघाला; आणि वेगाने चालता झाला. नाहीं. अनेकवार परिचय केल्याने अथवा याप्रमाणे, शास्त्रतत्त्वाचे ज्ञान असणारा तो ब्रव्याचा प्रवाही मजपाशी आणून सोडल्याने पलित मूषक आपले बुद्धिसामर्थ्य भाषणाच्या तुश्यानें मला वश करितां येणे शक्य नाहीं रूपाने मार्जीराच्या कानावर घातल्यानंतर कारण, मित्रा, सुज लोक कारणावांचून केहां-दुसऱ्या विळामध्ये निघून गेला. अशा रीतीने ही शत्रूच्या अधीन होत नाहीत. याविषयी स्वतः दुर्बल व एका असतांही बुद्धिमान् अशा शुक्राने दोन गाथा केलेल्या आहेत त्या पलित मूषकाने आपल्या बुद्धीच्या साहाय्याने सांगतों, ऐक. आपले आणि आपल्या शत्रूंचे बलाढ्य अशा अनेक शत्रूंना फसाविले. ह्याणूनच कार्य एकच असलें तर बलाढ्य शत्रूंशी संधि सुज मनुष्याने शत्रु सामर्थ्यसंपन्न असल्यास करून सावधपणे आणि युक्तीने तैं कार्य त्याच्याशीही संधि करावा. परस्परांचा आश्रय साधावे. पण कार्य झाले म्हणजे मात्र त्याजवर केल्यामुळेच मूषक आणि मार्जीर हे उभयतांही विश्वास ठेवूं नये. आपल्यावर ज्याचा विश्वास संकटांतून मुक्त झाले.

नसेल त्याजवर आपण विश्वास ठेवूं नये; ह्याप्रमाणे, हे महाराजा, मीं तुला क्षत्रिय-आणि ज्याचा आपल्यावर विश्वास असेल धर्मचा मार्ग सविस्तर दाखवून दिला आहे; त्याजवरही आपण अतिशय विश्वास ठेवूं नये. आतां तो संक्षिप्तपणे सांगतों, ऐक. कोणाही दुसऱ्याचा विश्वास आपणावर बसवून घावा दोन पुरुषांचे प्रथम परस्परांशी वैर पण आपण मात्र दुसऱ्यावर विश्वास ठेवूं नये. असलें, व नंतर कारणामुळे ते परस्परांवर सारांश, कोणताही प्रसंग असला तरी आपल्या उत्कृष्ट प्रीति करूं लागले, व कार्य झाल्याजीविताचे संरक्षण केले पाहिजे. प्राण अस्ति-नंतर त्या परस्परांच्या मनांत परस्परांना फस-त्वांत असले म्हणजे द्रव्य, संतति हें सर्व विषयाचा विचार आला, तर सुज मनुष्य कांहीं प्राप होते. अविश्वास हेंच नीतिशास्त्राचे उक्तृष्ट प्रकारे बुद्धीचा आश्रय करून दुसऱ्याला संक्षिप्त आणि मुख्य स्वरूप होय. यास्तव, फसवितो. मनुष्य जरी ज्ञानसंपन्न असला, मनुष्यावर अविश्वास ठेवून रहाणे हेंच आप-तरी तो प्रमादशील असल्यास अज्ञ मनुष्याही त्या विपुल हिताचे साधन आहे. विश्वास न त्याला फसवूं शकतात. म्हणूनच, प्रमाद न ठेवून वागणारे लोक जरी दुर्बल असले, तरी होऊं देतां, अंतःकरणांत भीति असली ते शत्रूकडून बद्ध होत नाहीत; व विश्वास तरीही ती वाटत नसल्याप्रमाणे व विश्वास ठेवणारे लोक जरी बलाढ्य असले तरी दुर्बल नसला तरी तो असल्यासारखे दाखवून वागावे. असेही शत्रु त्यांना बद्ध करूं शकतात. हे प्रमाद न करणारा मनुष्य केहांही अधिकार-मार्जीरा, तुजसारख्यापासून मीं आपल्या देहाचे ग्रष्ट होत नाहीं; व जरी झाला तरी नाश संरक्षण केले पाहिजे; आणि स्वभावतःच पाप-पावत नाहीं. हे प्रजाधिपते, प्रसंगानुसार

शत्रूशीही संधि करावा व मित्राशीही संग्राम हे पृथ्वीपते, ही धर्म, अर्थ आणि काम हा करावा, असेच संविवेचे लोक संदेव सांगत पुरुषार्थाशी विरोध नसणारी अशी नीति आहे. असतात. हे जाणून व शास्त्राची तच्चे लक्ष्यांत हा शास्त्राचे अवलंबन करून तू प्रजेचे संरघेऊन कार्यमध्ये आसक्त आणि प्रसन्न राहून क्षण कर व पुनरपि अभ्युदय पाव. हे पांडवा, संकट येण्यापूर्वीच त्याची भीति उत्पन्न झाल्या- तुजवरोवर ब्राह्मणांचाही चरितार्थ चालावा. हे प्रमाणे वागावे; व भीतिग्रस्त मनुष्याप्रमाणे भारता, ब्राह्मण हे इहलोकीच्या व परलो-दुसऱ्याचा आश्रय करावा आणि संधिही करावा. कीच्याही उन्कृष्ट कल्याणांचे साधन आहे. अतःकरणांत भीति बाळगून सावधानपणे हे प्रजाधिपते प्रभो, हे धर्मवेचे असून कृतज्ञ कार्यमध्ये आसक्त होऊन राहिले. म्हणजे असतात व त्यांचा सत्कारकेल्यास ते कल्याण विचारही सुचतात. कारण, हे राजा, संकट करिसात. यास्तव, त्यांचा बहुमान करावा. हे उत्पन्न होण्यापूर्वी जरी भीति बाळगून राजा, असेच केल्याने तुला राज्य, श्रेय आणि वागत असले, तरी खरी भीति नसत. पण जो उन्कृष्ट प्रकारची शौर्यजन्य व दानजन्य कीति भीति न बाळगितां विश्वासाने रहातो व संदेव यांची प्राप्ति होईल; आणि क्रमाक्रमाने व योग्य निर्भयपणाने वागतो, त्याजवर पुढे मोठे संकट प्रकारे तुश्या वंशामध्ये संततिही उत्पन्न होईल. ओढवते. आपली मसलत केव्हाही कोणाला हे भरतकुलोत्पन्ना, ह्याप्रमाणे मार्जार आणि सांगू नये. जे लोक आपल्यापाशीं कोणत्या मूळक यांनी विशिष्ट प्रकारचे ज्ञान करून गोष्ठी आहेत हे पहात असतील, त्यांना आपली देणारे संधि आणि विश्रह आपल्या भाषणांत माहिती न लागू देतां आपण मात्र त्यांची व्यक्त करून दाखविले आहेत. हे राजा, ते सर्व माहिती मिळवावी. सारांश, भीति असली लक्ष्यांत घेऊन राजाने शत्रुसमुदायामध्ये संदेव तरीही निर्भय असल्यासारखे वागावे व विश्वास त्या संधिविश्रहांचे अवलंबन करावे.

नसला तरीही विश्वास असल्याप्रमाणे दाखवावे.

कार्याचीं महन्य लक्ष्यांत घेऊन असत्य असेच अध्याय एकशें एकुणचाळिसावा.

कांहींही करू नये. युधिष्ठिरा, ह्याप्रमाणे मीं

—::—

जो तुला इतिहास सांगितला तो ऐकून घेऊन,

ब्रह्मदत्त आणि पूजनी हांचा संवाद.

उन्कृष्ट प्रकारचे ज्ञान संपादन करून, व शत्रु युधिष्ठिर विचारातो:—शत्रूवर विश्वास ठेवा-आणि मित्र यांतील भेद लक्ष्यांत आणून तूं वयाचा नाहीं हा मंत्र आपण मला सांगितला. आपल्या मित्राशीं योग्य प्रकारचे आचरण ठेव. पण, हे महाबाहो, कोणावरही विश्वास ठेविल्या-संधि आणि विश्रह ह्यांचा प्रसंग असला तर वांचून राजाला वागतां तरी कसे येईल? त्यांचा उपाय व संकटप्रसंगी त्यांतून मुक्त विश्वासामुळे राजांना अतिशय भीति उत्पन्न होण्याचा उपाय ह्यांचा विचार करावा. अशा होते. पण राजाने कोणावरही विश्वास ठेविला प्रसंगी शत्रूला आणि आपणाला एकच कार्य नाहीं तर त्याला शत्रूचा पराजय तरी कसा करावयाचे असेल, तर बलाढ्य अशा शत्रूशीं करितां येईल? राजन्, माझा हा संशय आपण संधि करावा व शत्रूचा सहवास करावा लागू-दूर करा. कारण, हे पितामहा, ही अविश्वासा-ल्यास त्यामध्ये युक्तीने वागावे. पण कार्य संबंधाची गोष्ट ऐकिल्यामुळे माझ्या बुद्धीला शाले म्हणजे मात्र त्यावर विश्वास ठेवू नये. मोह पडल्यासारखा झाला आहे.

भीमं सांगतातः—राजा, ह्याविषयीं ब्रह्म-आरी; व त्या राजाच्या बालकानें आपल्या दृत नामक राजाच्या मंदिरामध्ये त्याचा आणि पुत्राचा वध केला आहे असें तिने पाहिले. पूजनी नामक पक्षीणीचा जो संवाद झाला तेहां ती दीन होऊन गेली व अशूनीं नेत्र भरून येऊन आपल्या पुत्रासंबंधाने रोदन करू होता, तो तू ऐके.

पूर्वीं कांपिल्य नामक नगरांत ब्रह्मदृत लागली; व दुर्खाने संतप्त होऊन विलाप राजाच्या अंतःपुरामध्ये असलेली पूजनी नामक करीत करीतच बोलू लागली. ती ह्याणाली, “क्षत्रिएक पक्षीण पुष्कल दिवसपर्यंत त्याच्या सह-यांच्या ठिकाणीं सहवासजन्य स्वेह नसतो, वासाला राहिली होती. ती जरी तिर्यग्योनी-प्रेम नसते आणि मैत्रीही नसते. कारणपरत्वे मध्ये जन्म पावलेली होती, तरी जीवजीवक हे दुसऱ्यारीं सामोपचाराने वागतात, पण नामक पक्ष्याप्रमाणे तिला सर्व प्राण्यांची भाषा कार्य झाले लेणजे त्याचा त्याग करितात. समजत होती. इतकेच नव्हे, तर ती सर्वज्ञ म्हणूनच सर्व प्रकारे अपकार करणाऱ्या ह्या व म्हणूनच प्रत्येक गोष्टीचे तच्च समजणारी क्षत्रियांवर कोणीही विश्वास ठेवू नये. त्यांनी होती. तेथे असतां तिला एक चांगला तेजस्वी जरी अपकार केला तरी ते संदेव निरर्थक पुत्र झाला व त्या वेळीचे राजाच्या स्त्रीलाही दुसऱ्याचे सांत्वन करीत असतात. असो; एक पुत्र झाला. पुढे ती कृतज्ञ पूजनी संदेव आतां कृतम्, क्रूर आणि अत्यंत विश्वास-आकाशांत संचार करून समुद्रतीरावर जाई व घातकी अशा ही राजपुत्राचा मी शोग्य प्रकारे तेथून त्या राजपुत्राच्या व आपल्या पुत्राच्या मूड उगवते. आपल्यावरोवरच उत्पन्न होऊन पुष्ट्यर्थ दोन फले घेऊन येत असे. त्यांपैकी वाढलेला, एका पंक्तीस भोजन करणारा आणि ती एक फल आपल्या पुत्राला आणि दुसरें राज-शरण आलेला अशा लोकांचा वध करणे पुत्राला देत असे. त्या प्रत्येक फलाची गोडी हे पातकांच तीन प्रकार आहेत.” असे म्हणून अमृताच्या तोडीची असून, ते वल आणि तेज पूजनीने आपल्या पायांनीं त्या राजपुत्राचे नेत्र यांची अभिवृद्धि करणारे असे. ह्याप्रमाणे फले फौडिले; व नंतर आकाशांत जाऊन ती आणून ती पुनःपुनः त्या उभयतां पुत्रांना भाषण करू लागली. ती ह्याणाली, “ह्या सत्वर अर्पण करीत असे. ती फले भक्षण लोकामध्ये बुद्धिपूर्वक ज्याने पाप केले असेल, केल्यामुळे राजपुत्रांचे शरीर पराकरोंचे वाढले. त्याला तत्काल त्याचे फल भोगावै लागते. पुढे एकदा, बालावस्थेत असलेला तो राजपुत्र एखाद्याने एखादे कृत्य आपण होऊन केलेले दाईच्या कडेवर वसला असतां बालस्वभावामुळे असो अथवा दसऱ्याने केल्यामुळे त्याची फेड त्या पक्ष्याच्या पिलाकडे जाऊन त्याला करण्याकरितां म्हणून केलेले असो, ते शुभ पाहू लागला; व बालपणामुळेच तो त्या अथवा अशुभ असलं तरी त्याजपासून उत्पन्न पक्ष्याशीं खेळू लागला; आणि पुढे, हे राजेंद्रा, होणारे पाप अथवा पुण्य हांचा नाश होत आपल्यावरोवरच जन्म पावलेल्या त्या पक्ष्याचा नाहीं. हे राजा, पापकर्म केले असून त्याचे एकांतांत वध करून तो राजपुत्र पुनरपि फल जर कर्त्याला मिळाले आहे असे दिसून आपल्या दाईकडे आला. नंतर, हे राजा, फले आले नाहीं, आणि जर ते त्याला मिळाले आणण्याकरितां गेलेली ती पूजनी आई तेथे नाहीं, तर त्याचे पुत्र, नातू अथवा पण्टू हांना तरी ते मिळते. सारांश, ते नाहीसें होत नाहीं!”

१ हाला कोणी चकोर असेही म्हणतात.

पूजनीनें पुत्राचे नेत्र नष्ट केले असें पाहून, हात भिजत आहे. तोवरचाच ! सारांश, तिनें हैं त्याच्या अपराधाचं प्रायश्चित्त निवारण आपला असा कोणीही नाहीं व म्हणूनच आहे असे समजून ब्रह्मदत्त राजा पूजनीला सुख आणि दुःख हें केवल आपले आपणा-असे म्हणाला, “पूजनि, आम्हीही अपराध लाच भोगावें लागेत. ज्यांचे परस्परांशी वैर केला आणि तूंही त्याचे प्रायश्चित्त दिलेस. जडले आहे त्यांच्यांत पुनः संधि होणे योग्य एकूण उभयतांची बरोबरी झाली आहे. तेहां नाहीं. म्हणूनच मी तुझ्या येथें रहात नाहीं. आतां तूं आमच्या गृहामध्ये रहा, जाऊ नको.” शिवाय, मी ज्यासाठी येथे राहिले होतें तो

पूजनी म्हणाली:—ज्यानें एकवार आपला हेतु पार नाहींसा होऊन गेला आहे. ज्यानें अपराध केला, त्याच्याच घरी पुनः लोबत पूर्वी अपकार केला असेल, त्या प्राण्याचा रहाणें हें सुज्ज लोक पसंत करीत नाहींत. द्रव्याच्या योगानें किवा आदरसत्काराने म्हणूनच तेथून निघून जाणें हें श्रेयस्कर होय. बहुमान केला तरीही त्याच्या अंतःकरणाचा एकदा ज्याच्यार्शी वैर जडले, त्यानें सामोप-तेथें विश्वास वसत नाहीं; आणि त्यांनी चाराचा सदेव प्रयोग केला तरीही त्याजवर केलेले कर्म दुर्बलांना त्रासदायक होते. ज्या विश्वास ठेवू नये. अशा ठिकाणी विश्वास ठिकाणी पूर्वी बहुमान झाला व मागाहून अप-टेवणारा मूळे मनुष्य लवकरच बद्ध होऊन मान झाला, त्या ठिकाणी जरी पुनरपि बहु-जातो. कारण, वैर हें केवळांही समूळ नाश मान मिळत असला तरी सन्चसंपन्न पुरुषानें पावत नाहीं. ज्यांचे परस्परांशी वैर त्या स्थानाचा त्यागच केला पाहिजे. मी असतें, त्यांच्या पुत्रपोत्रांचा मृत्यु नाश तुझ्या मंदिरामध्ये पुष्कर दिवसपर्यंत वास्तव्य करितो; आणि कदाचित् पुत्रपोत्रांचा नाश केले व येथे माझा उत्कृष्ट प्रकारे बहुमानही केला नाहीं तर परलोकाचा नाश करितोच झाला. पण आतां हें वैर उत्पन्न झाले आहे, करितो. जे आपल्याशी वैर करीत असतील, म्हणून मी आतां सुवानें सत्वर गमन करिते. त्याजवर विश्वास न ठेवणे हेच. सुखाच्या ब्रह्मदत्त म्हणाला:—जो प्राणी एखायानें उत्पत्तीनें कारण होय. विश्वासघातकी लोकां-आपला अपराध केल्यास त्याला त्याचा मोब-वर पूर्णपणे विश्वास केवळांही ठेवू नये. दला देतो, त्याचा त्यांत कांहीं अपराध ज्याचा आपल्यावर विश्वास नाहीं, त्याजवर नसतो. इतकेंच नहेत, तर तो एक प्रकारे तर आपण विश्वास ठेवूच नये; पण जो ऋणामुळ होतो. म्हणूनच, हे पूजनि, तुजकडे आपल्यावर विश्वास ठेवीत असेल, त्याजवर कांहीं अपराध नाहीं. तेहां तूं रहा, जाऊ नको. अतिशयही विश्वास ठेवू नये. कारण, विश्वासा-

पूजनी म्हणाली:—अपराध करणारा आणि मुळे उत्पन्न झालेली भीती समूळ उच्छेद त्यांचे प्रायश्चित्त देणारा ह्या उभयतांमध्ये पुनरकरते. दुसऱ्याचा आपल्यावर विश्वास रपि मैत्री जडत नसते. कारण, परस्परांचा सुशाल बसवून घ्यावा, पण दुसऱ्यावर मात्र संवंध काय आहे हें प्रायश्चित्त देणारा व आपण विश्वास ठेवू नये. मातापितर हे एक अपराध करणारा ह्या उभयतांचे अंतःकर-श्रेष्ठ प्रतीक्षे बांधव आहेत; पली ही वार्धक्यांचे नव जाणत असते.

कारण आहे; पुत्र हा केवल बीजभूत आहे; ब्रह्मदत्त म्हणाला:—अपराध करणारा बघु तर शत्रुच, आणि मित्र हा जोंवर त्याचा आणि त्यांचे प्रायश्चित्त देणारा यांचे सख्य

पुनरपिही जडण्याला हसकत नाहीं. त्या योगानें क्षत्रियानें उघडपणे अथवा गुप्तपणे वध करूं वैराची शांति झाली आहे असें प्रत्यक्ष दिसून नये. मात्र त्याच्या अपराधाचें बलाबल लक्ष्यात आलेले आहे. शिवाय, सख्य झाले तरीही ठेवावे. वैर करणारा मनुष्य जरी मित्र असला, पातकाचे फल ज्याचे त्याला मिळतच असते. तरी त्याजवर विश्वास ठेवूं नये. कारण, काषाणमध्ये असणाऱ्या अभीप्रिमाणे वैरही प्राण्यां-

पूजनी ह्याणाली:—वैर हें अंतःकरणांतून अगदीचं निघून गेले आहे असें केवळांही होत नाहीं. तेव्हां, शत्रु सामोपचाराच्या गोष्टी सांगत आहे ह्याणून त्याजवर विश्वास ठेवूं नये. कारण, विश्वासामुळेच लोक बद्ध होतात; आणि ह्याणूनच शत्रूच्या दृष्टीसही न पडणे हें श्रेयस्कर होय. उत्कृष्ट प्रकारे धार दिलेल्या शत्रुंच्या योगानेही वेगानें ज्यांचा निघ्रह करितां येणे राजा, वैररूपी अशी एकदा उत्पन्न झाला म्हणजे तो दग्ध केल्यावांचून शांत होत नाहीं; योगानें बद्ध होणाऱ्या हत्तीप्रमाणे सामोपचारानें बद्ध केले जातात.

ब्रह्मदत्त ह्याणाला:—प्रत्यक्ष जीविताचाही नाश करणारे जरी असले, तरीही त्यांच्यामध्ये सहवासानें स्नेह उत्पन्न होतो व परस्परांवर विश्वासही बसतो. ह्याचे उदाहरण श्वान आणि श्वानभक्षक चांडाल हें होय. परस्परांशीं असलेल्या वैरामध्ये सहवासाच्या योगानें सौम्यपणा येतो; व पृष्ठे कमलपत्रावरील उदकाप्रमाणे त्याचे अस्तित्वच नाहीसे होते.

पूजनी म्हणाली:—वैराच्या उत्पत्तीची स्थाने पांच आहेत, असें ज्ञानसंपन्न लोक समजतात. कारण, वैर हें स्वियांच्या योगानें, गृहादिकांच्या योगानें, वाणीच्या योगानें, जातीजातीच्या शत्रुत्वासंबंधानें आणि अपराधाच्या योगानें उत्पन्न होते. वैर असले तरी, जो दाता असेल त्याचा कोणीही व विशेषकरून

१ कृष्ण आणि शिशुपाल यांच्यामारणे; २ कौरवपांडवांच्या सारखे; ३ दोण आणि हृषीकेशांच्यासारखे; ४ मूरक आणि मार्जर यांच्यासारखे; ५ पूजनी व ब्रह्मदत्त यांमध्ये उत्पन्न झाले त्यासारखे.

क्षत्रियानें उघडपणे अथवा गुप्तपणे वध करूं मध्ये गुप्त रीतीने रहात असते. हे राजा, द्रव्याच्या योगानें, कठोर उपायाच्या योगानें अथवा सामोपचाराच्या योगानें—सारांश, कोणत्याही उपायाचा आश्रय केल्याने, सागरांत असणाऱ्या वडवाप्रिमाणे प्राण्याच्या अंतःकरणांतील कोपामि शांत होत नाहीं. हे योगानेही वेगानें ज्यांचा निघ्रह करितां येणे राजा, वैररूपी अशी एकदा उत्पन्न झाला म्हणजे तो दग्ध केल्यावांचून शांत होत नाहीं; आणि अपराधजन्य पातक देहोपैकी एकाचा क्षय केल्यावांचून नाश पावत नाहीं. पूर्वी अपकार करणाऱ्या मनुष्याचा पृष्ठे त्याच्या शत्रूने मानपान करून सत्कार केला तरी त्याने शत्रूवर विश्वास ठेवूं नये. कारण, पूर्वी केलेले जे अपकाररूपी कर्म, ते निर्वल मनुष्याच्या अंतःकरणांत भीती उत्पन्न करीत असते. एखायानें ज्याचा अपकार केला असेल त्याला त्याने पीडा देणे हें योग्यत आहे. म्हणूनच माझे अंतःकरण तुजसंबंधाने असें झालेले आहे व तुझेही मजसंबंधाने अशाच प्रकारचे आहे. यासतव, आता आम्हां उभयतांचा परस्परांवर विश्वास बसणे शक्य नाहीं. अशी स्थिति जोंवर नव्हती, तोंवर मीं तुझ्या गृहामध्ये वासतव्य केले. पण आता मात्र तुजवर माझा विश्वास नाहीं.

ब्रह्मदत्त म्हणाला:—कोणतेही कार्य कालच घडवून आणीत असतो; नानाप्रकारच्या क्रिया कालाच्याच हातून घडतात; आणि हे सर्व प्राणी कालाच्याच योगानें कोणतेही कर्म करण्याविषयीं प्रवृत्त होतात. मग कोण कोणाचा अपराधी आहे? अर्थात् काल हात अपराधी

असल्यामुळे कोणीही कोणाचा अपराधी नाहीं ! कर्ता आहे हें जर खरें आहे, तर मग कोणतेही मनुष्याला जन्म आणि मरण हीं एकदमच कृत्य केल्याने त्याच्या कल्यास पाप अथवा प्राप झालेलीं असतात. काल हा त्यांच्या प्र-पुण्य कां लागावें ? हे प्रजाधिपते, तुझ्या पुत्राने वृत्तीचे कारण मात्र उत्पन्न करीत असतो व माझ्या मुलाचा वध केला व ह्याणूनच मीही त्यामुळेच प्राणी मरण पावतो. एकदया प्राणी त्याला मरणप्राप्य दुःख दिले. मीं पुत्रोकामुळे एकदम अनेक प्राण्यांना बद्ध करितो व तुझ्या पुत्रासंबंधानें पातक केले. आतां तू मज-दुसन्यांना त्याला बद्ध करितां येत नाहीं वर प्रहार कां करावास याचें तच्च मी तुला याचेही कारण कालच होय. इंधनाचा सांगते, ऐक. मनुयें जी पश्यांची इच्छा करिसंयोग होतांच अग्नि जसा त्याला दग्ध करितो, तात, ती त्यांना भक्षणाकरितां अथवा आपल्या तसा काल प्राण्यांना दग्ध करीत असतो. हे क्रीडिकरितांच होय. ह्याणूनच त्यांचा त्यांच्याशी कल्याणि, मी तुझ्या व तू माझ्या अपराधास वध आणि वंधन हांवाचुन दुसरा बलवत्तर कारणभूत आहेस असे मानणे प्रमाणभूत नाहीं. असा कोणताही संबंध नसतो. वध आणि वंधन कारण, काल हाच प्राण्यांना संदव सुखदुःख ह्यांच्या भीतीमुळेच पक्षी स्वतंत्रतेचे अवलंबन देत असतो. असे असल्यामुळे तू आतां प्रेम-करून रहातात. वेदवेते लोक मरण आणि पूर्वक व आपल्या इच्छेस वाईल त्याप्रमाणे उत्पन्न ह्या दोहोंपासून दुःख उत्पन्न होतें असे येथं रहा. तुला कोणीही पीडा देणार नाहीं. सांगतात. प्राण हे सर्वांना प्रिय आहेत, त्यांतूं जो माझा अपराध केला आहेस, त्याबद्दल प्रमाणेच पुत्रही सर्वांना प्रिय आहे. प्रत्येक प्राण्याला मीं तुला क्षमा केली आहे; आणि, हे पूजनि, दुःखाचा कंटाळा आहे व प्रत्येकाला सुख इष्ट तूही मला माझ्या अपराधाची क्षमा कर. आहे. ब्रह्मदत्ता, दुःख ही मूर्तिमंत जरा असून पूजनी ह्याणाली:—तुझ्या मताप्रमाणे काल दुःख अनर्थकारक आहे. दुःख हें अनिष्टांच्या हाच कर्ता आहे हें जर खरें आहे, तर मग वसतीचे स्थान असून दुःख हेच इष्टवस्तुंच्या विकोणाचेही कोणाशीं वैर उत्पन्न होऊन नये. पण योगाचे कारण आहे. वध, वंधन, स्त्रिया, नैसर्गिकता आणि पुत्र या कारणांच्या योगानें मनुष्याला वांचा वध करावा व त्यामुळे त्यांचा क्षय दुःखाची प्राप्ति होते. दुसऱ्याला होणारे दुःख नवाचा, हाचे कारण काय ? आणि पूर्वी देव व हें कांही दुःख नव्हे, असे किंत्येक निर्बुद्ध देन्य हांनीं परस्परांवर प्रहार काय ह्याणून केले ? लोक समजत असतात. ज्याला दुःखाची जर मरण, सुख, दुःख, अभ्युदय आणि निकृष्ट मुक्तीं ओळखच नाहीं, तो मोठमोऱ्या लोकांस्थिति हीं सर्व कालाच्याच योगाने घडून पुढे अर्थाच बडबड करितो. पण ज्याने सर्व येतात हें खरें आहे, तर मग रोगी वैद्यांकडून प्रकारच्या दुःखाचा अनुभव चाचला आहे व औषध घेण्याची इच्छा कशासाठीं करितात ! जो दुःखपीडित होऊन शोक करीत आहे, जर कालाच्याच योगाने मनुष्याला दुःख भोगावें तो आपल्याप्रमाणेच परक्यावरही दृष्टि ठेवणारा लागते, तर मग औषधाचा उपयोग काय ? प्राणी तसे बोलण्याविषयीं कसा धजेल ? हे राजा, तर्सेच, लोक शोकानें वेभान होऊन जाऊन भी तुझे जें कांही केले आहे व तूं जें कांही माझे अतिशय आरडाभोरड काय ह्याणून करीत केले आहेस, त्याचा नाश शभर वर्षांनीही असतात ? तुझ्या मताप्रमाणे काल हाच सर्वांचा करितां येणे शक्य नाहीं. हे शत्रुनाशना, आम्ही

परस्परांचा अपराध केला असल्यामुळे आतां असतात व त्यामुळेच ते निवळ मृतासारखे होऊन आमधंगांधयें संघि होणार नाहीं. कारण, जात असतात.

आतां जर मी तुजपाशीं राहिलें, तर पुत्राची पूजनी म्हणाली:—जो आपल्या दोनही वरंवार आठवण झाल्यामुळे तुझा मजविषयीं पायांला ब्रण झाले असतां पायांनीच इत्त-चा द्वेष अगदीं ताजा होत जाईल. एकदा स्ततः भ्रमण करितो, तो अत्यंत सुरक्षितपणे वैराचें सानिध्य झाले म्हणजे जो पुनरपि धावत असला तरीही त्याचे पाय लंगडे प्रेम करू इच्छितो, त्याचा संघि भग्न झालेल्या व्हावयाचे. जो मनुष्य नेत्राला रोग झाला मृत्तिकेच्या भांड्याप्रमाणे पुनरपि होऊ शकत असतां वायून्या उलट दिशेस पहात रहातो, नाहीं. विश्वास हा सर्व दुःखाचें उत्पत्तिस्थान त्याच्या नेत्राला वातरोग व्हावयाचा हें ठर-आहे असा नीतिशास्त्राचा सिद्धांत आहे. याविषयीं शुक्राने प्रह्लादाला दोन गाथा सांगितल्या होत्या. जे लोक शत्रूंच्या सत्य अथवा असत्य भाषणावर विश्वास ठेवितात, ते, मध आहे असा विश्वास बाळ्गून त्यासाठीं गमन करणाऱ्या व म्हणूनच मध्यें शुक्र तृणांनी आच्छादित झालेल्या कड्यावरून पडणाऱ्या लोकांप्रमाणे मरणाऱ्या अधीन होतात. दुःखाशीं संबद्ध असलेल्या वैराची शांति केवळ एकाच पिढीला नव्हे—तर वंशामध्येही होत नसते. कारण, वैरसंबंध सांगणारे लोक हे असतात; व कुळामध्येही कोणी तरी पुरुष जिवंत असतोच. हे प्रजाविषेष, अशा प्रकारचे लोक वैरसंबंध लक्ष्यांत ठेवून गोड-गोड भाषणे करितात; व त्या योगाने शत्रु वश झाला म्हणजे पाषणावर मारलेल्या मृत्तिकेच्या वटाप्रमाणे त्याचा चुराडा करून घाकितात. राजांने कोणाचेही वाईट केल्यानंतर पुनरपि त्यांच्यावर केळ्हांही विश्वास ठेवून नये. कारण, दुसऱ्यांना पीडा दिल्यानंतर पुनरपि त्यांजवर विश्वास ठेवला तर दुःख भोगावें लागते.

ब्रह्मदत्त झाणाला:—अविश्वासामुळे कोण-त्याही अभीष्ट वस्तूची प्राप्ति होत नाहीं आणि कोणत्याही पदार्थाची इच्छा करितां येत नाहीं. उद्योग केल्यावांचून केळ्हांही राहू नये. कारण, अविश्वासी पुरुष केवळ एक भीतिच बाळगीत कांहीच उद्योग न करण्याची संवय असलेला

मनुष्य सदैव दिरिद्री व अनर्थग्रस्त होतो। निधून जावं महणूनच, हे पृथ्वीपते, मी आतां हास्तव, इतर सर्व गोष्ठी सोडून देक्न उयोग दुसरीकडे जाणार. येथें रहाण्याचा आतां मला करून पराक्रम गाजविला पाहिजे. सर्वस्वाचा उत्साह होत नाहीं। शिवाय, मीं तुझ्या पुत्रात्याग करावा लागला तरीही तो करून मनुष्यांची विषयीं वाईट प्रकारचे वर्तन केलेले आहे. दुष्ट घ्यांनी आत्महित साधले पाहिजे. जगतामध्ये पत्नी, दुष्ट पुत्र, दुष्ट राजा, दुष्ट मित्र, दुष्टरीं विद्या, शौर्य, कार्यदक्षता, सामर्थ्य आणि धर्य संवंध आणि दुष्ट देश हांचा दुरुनच त्याग हे पांचच नेसर्गिक मित्र आहेत. ह्यांच्याच केला प्राहिजे. कारण, दुष्ट पुत्रावर विश्वास साहाय्याने सुज लोक आपली उपजीविका ठेवितां येत नाहीं. स्त्री वाईट असल्यास तिच्या चालवितात. गृह, द्रव्य, शेती, स्त्री आणि ठिकाणीं प्रतीचीं गोष्ट तरी कशाला पाहिजे? मित्रमंडळ हीं मनुष्याच्या पाठीमागें लागलींच दुष्ट राजाच्या राज्यांत सुखाचें अस्तित्व असत आहेत आणि तीं त्याला कोठेही मिळतात. ज्ञान- नाहीं. दुष्ट देशामध्ये चरितार्थ चालत नाहीं. संपत्र मनुष्य कोठेही आनंदांत रहातो व तो मित्र दुष्ट असल्यास त्याची मैत्री सदैव अस्थिर कोठेही राहिला तरी शोभतो. त्याला कोणीही असल्यामुळे स्नेह रहात नाहीं. दुष्टरीं संबंध भीति दाखवीत नाहीं व दाखविली तरी तो त्याला असल्यास अनर्थ उत्पन्न होऊन अपमानही भीत नाहीं. बुद्धिमान् मनुष्याशारीं द्रव्य अति- होतो. जी प्रिय भाषण करील तोच खरी पत्नी शय थोडे असलें तरीही त्याची अभिवृद्धि होते. होय; ज्याच्या योगाने सुखप्राप्ति होईल तोच त्याने दक्षतापूर्वक काम केले नाहीं व कार्य- खरा पुत्र होय; ज्याला आपल्याविषयीं विश्वास दक्षता संकुचित केली, तरीही त्याच्या बुद्धी- अंसेल तोच आपला खरा मित्र होय; जेथें चरितार्थ च्या सामर्थ्यामुळे तें आहे तितके कायम चालत असेल तोच आपला देश होय; ज्याचे राहतें, नाश पावत नाहीं. जे लोक बुद्धिमंद शासन कडक असल्यामुळे राज्यांत कोणी कोणा- असून गृहादिकांवरील प्रेमाने जखडून गेलेले वर बलाकार करीत नाहीं व कोणत्याही प्रकारची असतात, त्यांचे मांस, खंकडीला ग्रस्त करून भीति नसते, तोच खरा राजा होय; आणि जो दाकणाऱ्या तिच्या पिलांप्रमाणे, त्यांची दुष्ट स्त्री दिरिद्री लोकांशीं सुदूं जडूं पहातो, तोच खरा भक्षण करीत असते. अर्थात् दुष्ट स्त्रीपासून संबंध होय. राजा धर्मदृष्टि व गुणसंपन्न असला त्यांना त्रास होऊन ते कृश होऊन जातात. तरच पत्नी, देश, मित्र, संबंधी, पुत्र आणि दुसरे कित्येक लोक बुद्धिभ्रष्ट शाल्यामुळे आपले बांधव हे सर्व असतात. ज्या राजाला धर्माचे घर, आपली शेती, आपले मित्र आणि आपला ज्ञान नसते, त्याच्या शासनामुळे प्रजा नाश देश असें समजून त्यांचा त्याग न केल्यामुळे पावतात. राजा हात्र प्रजेचा धर्म, अर्थ आणि हीनदशेस पोहोचतात. ज्या देशांत व्याधि काम ह्या त्रिवर्गांचे मूळ आहे. ह्यणनच त्याने उत्पन्न झाले असरील अथवा दुर्भिक्षाची पीडा प्रमाद न होऊं देतां उत्कृष्ट प्रकारे प्रजेचे पालन असेल, त्या देशांत जरी आपले जन्मापासून करावे; व प्रजेच्या उत्पन्नांतील षष्ठींश करावास्तव्य असलें तरीही तेथून एकदम निधून च्या रूपाने ग्रहण करून त्याजवर आपली जावे. ज्या देशांत आपण रहावयाचे तेथें उपजीविका करावी. जो राजा प्रजेचे उत्कृष्ट आपला सदैव बहुमान होत असेल तरच रहावे, प्रकारे पालन करीत नाहीं, तो केवळ नाहीं तर दुसरीकडे बास्तव्य करण्यासाठी चोरच होय. जो राजा प्रथम अभय देऊन

नंतर द्रव्यलोभामुळे दिलेले वचन पाळीत बलाढ्य पुरुषाशीं विरोध करणें केळळांही प्रशस्त नाहीं, तो अर्धमवृद्धि राजा सर्व प्रजेचे नाहीं. बलाढ्य पुरुषाशीं विरोध करणाऱ्या पातक लागल्यामुळे नरकास जातो. जो राजाला राज्य तरी कोठचे व सुख तरीकोठचे ? राजा कोणालाही अभय दिल्यानंतर आपले भीष्म सांगतात :—ह्याप्रमाणे ब्रह्मदत्त राजाला वचन पाळणारा व धर्माच्या अनुरोधाने प्रजेचे सांगून व त्याची अनुज्ञा मिळवून ती पक्षीण पालन करणारा असतो, तोच सर्व सुखाचा अभीष्ट दिशेकडे निघून गेली. असो; हे नृप-दाता होय असें समजावै. माता, पिता, गुरु, श्रेष्ठा, हे ब्रह्मदत्ताशीं पूजनीचे शालेले भाषण पालक, अभिं, कुबेर आणि यम ह्यांच्यासारखें मीं तुला कथन केले. आतां आणखी काय वर्तन असणे हे सात राजाचे गुण आहेत, असें श्रवण करण्याची तुझी इच्छा आहे ?

प्रजाधिपति मनूने सांगितले आहे. जो राजा प्रजेवर दया करितो, तो राष्ट्राचा पिताच होय; व त्याच्याशीं उग्माच उद्घटपणाने वागणाऱ्या मनुष्यास तिर्यग्येनीची प्राप्ति होते. राजा हा

मातेप्रमाणे सर्व प्रजेविष्यां काळजी वाहून युधिष्ठिर विचारतो :—हे भरतकुलोत्पन्न असतो; दीनावर अनुग्रह करितो; अभीप्रमाणे पितमहा, युगक्षय ज्ञाल्यामुळे धर्मही क्षीण तो शत्रुंना दग्ध करितो; तो यमाप्रमाणे ज्ञाला असतां व लोकांना दस्यूची पीडा होऊं दुर्जनांचे निश्चमन करितो; तो कुबेराप्रमाणे लागली असतां राजाने कोणत्या प्रकारे वागावै ? आपल्याला प्रिय असणाऱ्या लोकांचे मनोरथ भीष्म सांगतात :—हे भारता, प्रसंगविशेषां पूर्ण करून त्यांना द्रव्य देतो; धर्माचा उपदेश दयेचा त्याग करावा लागला तरी करूनही करीत असल्यामुळे तो प्रजेचा गुरु होय; आणि राजाने कसें वायावै ही आपत्प्रसंगीची नीति प्रजेचे पालन करीत असल्यामुळे तो प्रजेचा मीं तुला सांगतो. ह्याविष्यां राजा शत्रुंजय संरक्षकही आहे. जो राजा आपल्या गुणांच्या आणि भारद्वाज मुनि यांचा पुरातन संवाद योगाने नगरवासी आणि राष्ट्रवासी लोकांमध्ये इतिहासरूपाने सांगत असतात. तो असा— प्रेम उत्पन्न करितो, त्याने स्वर्धम पालन केल्या— पूर्वी सौवीर देशामध्ये शत्रुंजय नांवाचा मुळे त्याचे राजपद केळळांही डळमळत नाही. एक महारथी राजा होता. त्याने भारद्वाज नगरवासी आणि राष्ट्रवासी लोकांना सुप्रसन्न मुनीकडे जाऊन त्यांना कांहीं गोटींविष्यां-कसें ठेवावें हें ज्या राजाला स्वतः समजावै, त्याला चा निर्णय विचारिला. तो म्हणाला :— इहलोकीं व परलोकीं सुखप्राप्ति होते. ज्याच्या ज्याची प्राप्ति ज्ञाली नाहीं तें प्राप्त होण्याची प्रजा करभाराने अत्यंत पीडित ज्ञाल्या- इच्छा कोपत्या प्रकारे करावी ? ज्याची प्राप्ति मुळे अत्यंत उद्दिग्द होऊन अनर्थ उद्घव- ज्ञाली त्याची अभिवृद्धि कोणत्या प्रकारे होते ? ल्यामुळे नाश पावतात, त्या राजाचा ज्याची अभिवृद्धि कॅली त्याचे पालन कोणत्या पराभव होतो; आणि सरोवरांतील मोळ्या रीतीनैं करावी ? आणि पालन केल्यानंतर कमलाप्रमाणे ज्याच्या प्रजा वृद्धिंगत होत अस- त्याचा उपयोग कसा करावा ?

तात, त्या राजाला सर्व प्रकारची फलप्राप्ति होऊन स्वर्गलोकीही बहुमान मिळतो. हे राजा, सर्व गोटींच्या निर्णयाचे ज्ञान आहे अशा त्या

अध्याय एकशें चाळिसावा.

—::—

कणिकोपदेश.

राजाला त्या ब्राह्मणानें युक्तियुक्त व उन्कृष्ट गृहाची जर्णी भीति बाळगावयाची, तर्शीच अररी वाक्यं सांगितली. तो म्हणाला, “राजाने संदेव त्याची भीति बाळरीत असावें. आपल्या सर्वदा दंड करण्याविषयीं उद्युक्त असावें. संदेव बुद्धिसामर्थ्यानुसूप शब्दाचा तिरस्कार करीत उघडपणे शीर्ष गाजवावें. आपल्यामध्ये असावें. कोणतीही गोष्ट होऊन गेळ्यानंतर मग कोणत्याही प्रकारचे छिद्र ठेवू नयें; आणि निजेंदल त्याचें सांत्वन करावें. तो शत्रु जर शत्रूची छिद्रे पहात राहून ती दिसलीं की निर्बुद्ध असेल. तर पुढे लाभ होणार आहे त्यांच्यावर स्वारी करावी. दंड करण्याविषयीं असें दाखवून त्याचें सांत्वन करावें; आणि नेहमी उद्युक्त असल्यास लोक भिड्युन वागतात. ज्ञानसंपन्न असेल तर तान्कालिक लाभ दाखवून यास्तव, सर्व प्राण्यांना दंडाच्याच योगानें सांत्वन करावें. कल्याणाच्यू राजाने शत्रूद्वे ताक्यावर आणावें. दंडाचे तच्च जाणणार सुज प्रसंगानुसार हात जोडाव, गपथ वहावी. सामालोक दंडाची प्रशंसा करीत असतात. म्हणून पचाराचं अवलंबन करावें. शिरसा प्रणाम सामादिक चार उपायांमध्ये दंड हाच मुख्य करून भाषण करावें व अश्रुचंही परिमार्जन मानला जातो. ज्याच्या आधारावर रहावयाचे करावें. आपला काल उलट असेल तोंवर त्याचाच मूळच्छेद शाल्यास त्याच्या आश्रयानें शत्रुला आपल्या खांद्यावर दर्खाल बसवावा; रहाणाऱ्या सर्व प्राण्यांच्या जीविताचा नाश पण योग्य काल आला आहेसे दिसून येतांच होतो. एव्यादा वनस्पतीचें मृळ छिन झाले तर दगडावा आपलेल्या मठक्याप्रमाणे त्याचा वरील शाखा पडल्यावांचन कशा रहाणार! चुराडा करून सांडावा, हे गंजंद्रा, क्रोधप्रसंगी. ह्यास्तव, मुज राजाने शत्रुपक्षाच्या मूळाचाच ठेवूरणीच्या लांकडाच्या कोळीनाप्रमाणे एक प्रथम उच्छेद करावा; आणि नंतर लागलीच क्षणभरच कां होईना. पण अगदी प्रजवलिन त्याचे साहाय्यकर्ते व तो पक्ष ह्या सर्वाना होऊन जाव.—ज्वाला मृळीच न निघणाऱ्या आपल्या अधीन करून ध्यावें. आपत्तीच्या जट्टन घातलेल्या कोळ्याप्रमाणे चिरकाल धुमसत प्रसंगीं योग्य प्रकारची मसलत करावी; योग्य राहू नये! मोंठेसे कार्य असल्यावांचन कृतप्रार्थी प्रकारे पराक्रम गाजवावा; योग्य प्रकारे युद्ध द्रव्यसंबंध करू नये. कारण, कोणत्याही मनुकरावें; आणि प्रसंग पडला तर योग्य रीतीने व्याला आपली अपेक्षा आहे तोंवरच त्याचा पलायनही करावें; त्याविषयीं विचार करू उपयोग करून घेतां येतो. पण एकदा त्याचे नये. नव्रता केवल वाणीमध्ये असावी. पण कार्य झाले म्हणजे मात्र तो अवमान करू अंतःकरण वस्तन्यासारखे तीक्ष्ण असावें. भाषण लागतो. ह्यास्तव, कोणतेही काम पूर्णपणे न सामोपचारपूर्वकच करावें व कामकोथांचा त्याग करितां त्यांतील अवशेष ठेवावा. कोकिल करावा. जें कार्य केले असतां शत्रूचे आणि वराह, मरु, ओसाड असलेले गृह, नट आणि आपले सारखेच हित होईल. त्या कार्यासाठी भक्ति इष्ट असलेला मनुष्य हांना जें श्रेयस्कर शत्रूंसीं संधि करावा; तथापि त्याजवर विश्वास वाढते, तेच राजानेही करावें. अर्थात, स्वतःला ठेवू नये; आणि कार्य झाले म्हणजे मुज मनु-ज्यांचे पोषण करणे अवश्य आहे त्यांचे पोषण व्याने लागलीच शत्रूपासून दूर झावें. मित्रा-दुसऱ्याकडून करविणे हे कोकिलाला श्रेयस्कर प्रभाणेच शत्रूचंही मधुर भाषणाच्या योगाने वायें; त्याप्रमाणेच राजानेही स्वतः ज्यांचे सांत्वन करीत असावें. पण सर्वयुक्त असलेल्या संरक्षण करावयाचे त्यांचे संरक्षण दुसऱ्याकडूनही

वांचून, भयंकर कर्म केल्यावांचून आणि हिंसा कल तेवढे संपादन करावें व बाधाचा त्याग केल्यावांचून जशी मत्स्यांचा वध करणाऱ्या करावा. क्रृष्ण, अग्रि आणि शत्रु शांचा मनुष्याला संपात्ति मिळत नाहीं. तसेच राजालाही जर अबैशेष डेवला, तर तीं पुनः पुनः ऐश्वर्य मिळत नाहीं. जन्मतःच कोणी कोणाचा दृष्टिगत होतात. यास्तव, त्यांचा शेष शत्रुही नसतो व मित्रही नसतो. मित्र आणि उंचू नये. क्रृष्ण अवशिष्ट राहिले तर तें वृद्धिशत्रु हे केवळ सामर्थ्याच्याच संवेधानें होत गतच होत राहते; शत्रु अवशिष्ट डेवले तर असतात. शत्रनं जरी हृदयाला पाऊर फृटण्या- त्यांचा अपमान झाला असल्यामुळे ते पुढे सारखे उद्घाग काढिले. तरीही त्याला सोडू अन्यंत भीति उत्पन्न करितात; आणि व्यार्थीची नये, व त्याच्याविषयी दुःख बाळऱ्ये नये. पूर्वी उपक्षा केली तर त्यांपासूनही अतिशय भीति त्याने आपणाला पीडा दिली असेल तर त्याचा उत्पन्न होत. ठरलेली गोष्ट करावयाची असली वध करावा. लोकांना वश करण्याचा व त्यांज- तर ती अयोग्य प्रकारे करू नये. केवळांही वर अनुग्रह करण्याचा निर्मन्तसरपणे सैद्व वेसावधेपणानें राहू नये. एखादा कांडाही काढते प्रयत्न करावा; आणि ऐश्वर्येच्छु राजानें प्रसंगा- वेळी अयोग्य प्रकारे तुटला तर तो चिरकाल- नुसार त्यांच्या निग्रहाचाही प्रयत्न करावा. पर्यंत विकार उत्पन्न करिनो. मनुष्यांचा वध शत्रुवर पुढे. शत्रुपात करावयाचा असला तरीही करून, मार्ग दृष्टित करून व मंदिरांचा विवंस त्याच्याशीं पिय भाषण करावे; व प्रहार केल्या- करून शत्रुच्या राश्याचा नाश करावा. दृष्टि नंतर तर अधिकच पिय भाषण करावे. खड्डाने गृधासारखी डेवावी. बकाप्रमाणे निश्चलपणाने जरी शिरच्छेद. केला तरीही नंतर त्याच्या- रहावे. श्वानासारखे सावध रहावे, सिंहासारखा संवेधाने शोक करावा व रोदनही करावे. पराक्रम गाजवावा व निर्भय रहावे, कावळ्या- कोणाला आद्वान करावयाचे झाले तरी ते सामोण- ग्रमाणे सांशक असावे, व भुजंगासारखे आच- चारानें, बहुमानपूर्वक व सहिष्णुनेने करावे. असे रेण डेवावे. शुरापुढे हात जाडावे; भीरुच्या केल्याने लोकांची अंतःकरणे सुप्रसन्न रहातात. पक्षांत फाटाफृट करून त्याच्या वृत्तीत बंदल द्वाणनच ऐश्वर्येच्छु राजाने अशा प्रकारचे पाडावा; लुध्य मनुष्यास द्रव्य देऊन वश आचरण डेवावे. शक्क वैर कोणाशीं काळं नये करावा; व शत्रु वरोवरीचा असेल तर त्याच्याशीं व हातांनीं नदी तसून जाऊ नये. कारण, संग्राम करावा. जे अनेक प्रकारचे लोक मिळून ज्या गोष्टी गाईचे शिंग भक्षण करण्या- एकच कार्य करीत असतील, त्यांतील प्रमुख सारख्या निरर्थक आणि आयुष्यविशातक आहेत. लोकांत फाटाफृट होऊ लोगल तर तिजपासून गाईचे शिंग भक्षण केल्याने दांतही पडतात त्यांचे संरक्षण करावे. आपल्या मित्रमंडळाला आणि रसदी चाखावयास मिळत नाही; शत्रु वळवू लागल तर त्यांजपासून त्यांचे सं- ततशाच ह्या गोष्टी आहेत. धर्म, अर्थ आणि रक्षण करावे; आणि अमात्यांमध्ये भेद उत्पन्न काम हे तीन पुरुषार्थ, व धर्माच्या योगाने झाला तर त्यांपासून त्यांचे संरक्षण करावे; व अर्थाला, अर्थाच्या योगाने धर्माला, व कामा- त्या सर्वांचे ऐकमत्यही होऊ देऊ नये. राजा च्या योगाने त्या दोहोनाही येणारा असा मृदु असला म्हणजे लोक त्याचा अवमान तीन प्रकारचा बाध, व धर्मादिकांचीं फलें हांचा करितात व तीक्ष्ण असला म्हणजे लोक त्याज- विचार करून आणि त्यांचे बलावल, जाणून पासून उद्दिश होतात. खास्तव, सैद्व मृदु अथवा

संवेद तीक्ष्ण न रहातां, तीक्ष्णत्वाच्या प्रसंगीं अधिपतीनंही तशाच प्रकारचे आचरण केवलें; तीक्ष्ण व मृदुत्वाच्या प्रसंगीं मृदु व्हावें. सौम्य आणि त्यामुळे बाधवांसह त्याराजाला द्वेषीप्य-उपायांच्या योगाने सौम्य शत्रुचा उच्छेद मानू अशा संपत्तीचा उपभोग घेतां आला.

करितां येतो: आणि सौम्य उपायांनी भयंकर

अशाही शत्रुचा वध करितां येतो. कारण, **अथ्याय एकशे एकेचालिसावा.**
—::—

सौम्य उपायाला असाध्य असे काहीही नाही. म्हणूनच, जो सौम्य असतो

तोच अतिशय तीक्ष्ण होय. जो राजा योग्य

विश्वामित्र-चांदाल-संवाद.

बैठीं सौम्य व योग्य वेळीच भयंकर होतो, तो याविष्ठिर विचारतो:—सर्व लोकांनी अति-सर्व कार्ये सिद्ध करू शकतो व शत्रुवर आपला क्रम केल्यामुळे श्रेष्ठ धर्म हीनत्वास पोहोचला: अधिकार गाजवितो. ज्ञानसंपन्न अशा पुरुषाशीं अधर्मालाच लोक धर्म मानू लागले; धर्म हाच विरोध केल्यानंतर, मी दूर आहें असे ह्याणून अर्थम् होऊन बसला: मर्यादा नष्ट आल्या; धर्म-निर्मयपणे राहू नये. कारण, बृद्धिमान पुष्पाचे विषयक सिद्धांतांत घोटाळा उडून गेला; राजे चाहु दिसण्यांत जेवढे असतात तेवढे नसून ते आणि शत्रु हांकडून लोकांना क्रेश होऊ फार लांब असतात; व त्याला पीडा दिल्यास लागले; सर्वास आधारभूत असे लोक अज्ञ त्यांच्या योगाने तो पीडा देणा-यांचा वध निपत्रू लागले; विद्वांमुळे कायं प्रतिबद्ध होऊ करितो. ज्यांतुन पार पडतां येणार नाही अशा लागली: काम, लोभ आणि मोह हांनीं युक्त प्रवाहांत तस्य नये; दुसऱ्याला पुनरपि हरण असन्यामुळे लोकांना जिकडे तिकडे भीनि करितां येईल अशी वस्तु आणण हरण करू दिमुळे लागली; सर्वाचाही परस्परांवरील विश्वास नये; ज्यांचे मृत्यु उपर्युक्त काढितां येणार नाही उडाला आणि म्हणूनच ते भीतियस्त होऊन अशा वृक्षादिकांचे खनन करू नये; आणि गेले: शतपणांने लेकांचा वध होऊ लागला ज्याचा शिरच्छेद करितो येणार नाही त्याज- व ते परस्परांशीं प्रतारणा करू लागले; सर्व वर शस्त्रप्रहार करू नये. ह्याप्रमाणे मीं तुला देश अगदीं पेटल्यासारखे होऊन गेले: ब्राह्म-हं नीतिशास्त्र सांगितले. ज्याचा पातकाशीं संबंध णांना अतिशय पीडा होऊ लागली: पर्जन्य-आहें; ह्याणून मनुष्याने अशा प्रकारचे आच- देवता वृष्टि करीनाशी झाली: परस्परांमध्ये रण संदेव करू नये पण शत्रुनं जर अशाच फाटाकूट होऊ लागली आणि पृथ्वीवरील सर्व आचरणाचा प्रयोग केला, तर मग मीं सांगि- उपर्जीविकीचीं साधने दस्युंच्या हातीं गेलीं—तलेली ही नीति मनांत आणल्यावांचुन कंसे अर्थात निकृष्ट प्रतीचा काल आला. म्हणजे, हे रहातां येईल? अर्थातच यावयाचे नाही! भारता, ब्राह्मणाचा चरितार्थ कसा चालावा? म्हणूनच मीं तुझ्या हिताकरितां हे तुला सांगि- आणि, हे प्रजाधिपते राजन्, सहनशक्तिशन्य तले आहे. सारांश, आपत्यसंगीं अशा धर्मांचे व पुत्रपात्रादिकाविषयींची दया असल्यामुळे आचरण करणे दोषावह नाही.

त्यांनी आपत्यसंगीं कसे वागवं, ते मला सांगा.

भीष्म सांगतात:—याप्रमाणे हितेच्छु अशा तसेच, हे शत्रुतापना, सर्व लोक केवल कल-ब्राह्मणाने योग्य प्रकारे कंलेले भाषण पेकून, पित होऊन गेले असतां राजाने कोणत्या प्रकार अंतकरण उवार असलेल्या त्या सुवीर राष्ट्रांच्या वागवं? आणि, हे पितामह, कसे वाक्के

असतां त्याच्या धर्मला व अर्थाला हानि लोक परावृत्त शाळे; यज्ञस्तंभांचे भार आणा-
पोहेंचणार नाही, हें मला सांगा.

वयाचें लोकांनी सोडून दिलें; मोठमोठे उत्सव

भीष्म सांगतात:—हे महाबाहो, योगक्षेम, अगदीं नष्ट होऊन गेले; सर्वत्र अस्थिसमु-
उत्कृष्ट प्रकारची वृष्टि आणि प्रजेमध्ये उत्पन्न दायाने व मोठमोठ्या प्राण्यांच्या आकोशाने
होणारे व्याधि, मरण व भीति ह्या सर्वांचे मुख्य पृथ्वी व्याप होऊन गेली; तिजवरील नगरे
कारण राजाच आहे. हे भरतकूलब्रेष्टा, कृत, प्रायः ओसाड पडलीं; गांवे आणि लहान
त्रेता, द्वापर आणि कलि हीं सर्व युगे होण्याचे लहान खेडीं हीं तर दाख होऊन गेलीं; पृथ्वी-
कारण राजाच होय, असे मला निःसंशय वाढते. वरील कांहीं प्रदेश भयंकर प्राण्यांनी उद्घस्त
तथापि प्रजेमध्ये दोष उत्पन्न करणारा तशा करून सोडले; कांहीं ठिकाणीं शस्त्रपाताच्या
प्रकारचा काल प्राप झाला. तर त्या वेळीं ज्ञान-योगाने लोकांचा नाश झाला; कोटीं कोटीं राजे
सामर्थ्याचा आश्रय करून प्राण वांचवावे. ह्या-लोकत्र पीडित झाल्यामुळे लोक नाश पावले,
विषयीं, चांडालाच्या गृहामध्ये चांडाल आणि व किंत्येक ठिकाणीं परस्परांच्याच भीतीने
विश्वामित्र हांगमध्ये झालेला एक पुरातन संवाद प्रजा नामशेष झाल्या; सारांश, सर्व पृथ्वी
इतिहासरूपाने सांगत असतात. तो असा— प्रायः ओसाड आणि लोकशन्य अशी झाली!
त्रेता आणि द्वापर ह्या युगांच्या संधि-तिजवरील देवतांचे वास्तव्य नष्ट झाले; पृथ्वी
काळीं दैवयोगाने ह्या लोकामध्ये बाग वर्षेपर्यंत लोक नाहीतंसे झाले; धेनु, अजा आणि महिषी

भयंकर अवर्षण


ह्यांचा नाश झाला; परस्परांपासून परस्परांना

पडले. त्या वेळीं प्रजा अतिशय वृद्धिंगत उपसर्ग होऊं लागला; ब्राह्मणांचा वध झाला;
झालेली होती; आणि त्रेतायुगाची समाप्ति व संरक्षणक्रिया नष्ट झाली व औपचिसमुदायांचा
द्वापरयुगाचा आरंभ ह्या वेळीं त्यांजवर केवळ नाश झाला! सारांश, त्या वेळीं पृथ्वी ही केवळ
प्रलयकालच येऊन ठेपला होता. अशा वेळीं समानतुल्य होऊन गेली!

ईद्वाने वृष्टि केली नाही; गृह वक्री झाला; चंद्राचीं युधिष्ठिरा, अग्ना प्रकारचा तो भयंकर काल
सर्व लक्षणे बदलून जाऊन तो दक्षिणकडे गमन येऊन धर्माचा नाश झाला. त्या वेळीं सर्व लोक
करून लागला; त्या वेळीं धुके देवील पट्टनासे क्षयेने आक्रांत होऊन गेले व परस्परांनाच
झाले, मग मेधाची गोष्ट तरी कशाला? नद्यां-भक्षण करून लागले. ऋषि देवील नियमांचा
तील पाणी अगदींच कर्मी होऊन त्या कांहींशा त्याग करून अग्नि आणि देवता ह्यांना ब्राह्मण
खालीं गेल्या; दैवयोगाने प्राप झालेल्या स्थिती-देऊन व आश्रम सोडून इतस्ततः धावू लागले.
मुळे सरोवरे, क्षुद्र नद्या, विहिरी व ओढे ह्यांचे पृष्ठे एकदा भगवान् ज्ञानसंपन्न महर्षि विश्वा-
सौदर्य नष्ट होऊन ते दिसेनातंसे झाले; त्या वेळीं मित्रही क्षुधाकांत होऊन चोहोंकडे परिश्रमण
ह्या पृथ्वीवरील सर्व जलप्रदेश शुष्क होऊन करून लागला. त्या वेळीं त्याने एका जनसमु-
गेले; सभा आणि पाणपोदा बंद पडल्या; यज्ञ दायात आपल्या स्त्रीपुत्रांना सोडून दिले; आणि
आणि अध्ययन यांची वारीही नाहींशी झाली; भक्षण व अभक्षण ह्या दोहोंचीही योग्यता सारखीच
वषट्कार आणि मंगलकार्ये नष्ट होऊन गेलीं; समजून तो अग्नि व आश्रम ह्यांचा त्याग
कृषि आणि गोरक्षण ह्यांचा उच्छेद झाला; करून चालला. ह्याप्रमाणे जातां जातां कोणे
वसूचा क्रयविक्रय आणि बाजार ह्यांपासून एके समर्थी, एका अरण्यांत, प्राण्यांचा वध

निवासित्र हनुन उहन चांडाळाच्या झापडीन शिरला. (पृष्ठ २०१.)

—
—
—



करणाच्या हिंस अशा चांडालाच्या वसती- आपण तेथें या मांसाचें चौर्य करावें ! कारण, समीप गेला. ते वसतिस्थान छिन्नविच्छिन्न त्यावाचून माझ्या प्राणसंरक्षणाचा दुसरा कांही झालेल्या मडक्यांनी व्याप झालेले होते; तेथें उपाय नाही. आपन्कालीं चौर्यकर्म विहित ख्वानाच्या चर्माचे अयुतावधि तुकडे पडलेले आहे; व त्यांतन अत्यंत मोठ्या वर्णाला अर्थात् होते; वराह आणि गर्दभ ह्यांच्या मम्तकांच्या भग्न ब्राह्मणाला तर ते अवश्य विहित आहे. आणि झालेल्या करोऱ्या व घट ह्यांनी ते व्याप होऊन ह्याणनच प्राणसंरक्षणासाठीं ब्राह्मणाने ते गेलेले होते; तेथें प्रतावरील वस्त्रे आंधरलेली करावें असा सिद्धांत आहे. पथम निकृष्ट होती; निर्माल्य पृष्णाविकांनी ते शुंगारलेले जातीतील पुरुषाकडून द्रव्य ग्रहण करावें; होते; त्यांतील झोपड्या व मठ ह्यांना सर्पाच्या त्याजकडून न मिळाल्यास आपल्या बोकातीच्या माळ्या लावून खुणा केलेल्या होत्या; वरीच्या मनुष्याकडून ग्रहण करावें; आणि तेथें कुकुटांचा विष्पुल शब्द होत होता; गर्दभां- त्याजकडूनही न मिळाल्यास आपल्याहून च्या ध्वनीने ते अगदीं दमदमून गेलेले होते; अधिक योग्यतच्या अशा धार्मिक पुरुषाकडूनही तंथील लोकही कठोर वाक्यांचा मोळ्याने ग्रहण करावें. तेहां आतां मी चांडालाकडे उच्चार करून परस्परांशी कलह करीत होते; असणारे हे श्वानाचे जांधाड हरण करितों. तंथील देवमंदिरांवर घुकपक्षी ओंरडत होते; प्रतिग्रहाहून चौर्यामध्ये ह्या वेळीं मला कांहीं आणि ते लोहमय घंटांनी शुंगारिलें असून दोष दिसत नाही; व ह्याणनच मी हे श्वानाचे त्याच्या समोवतीं अनेक खानसमुदाय होत. जांधाड हरण करणार!

राजा, त्या डिकाणीं प्रवेश केल्यानंतर, हे भरतकुलात्पन्ना, असा बुद्धीचा निश्चय क्षेत्रमुळे चेमान होऊन गेलेला तो महर्षि विश्वा- करून त्या महामुनि विश्वामित्राने जेथें तो मित्र भक्ष्याचा शोध करण्याविषयी अतिशय चांडाल रहात होता तेथेच शयन केले. पुढे, प्रथम करून लागला. त्याने तेथे भिक्षाही त्या चांडालाच्या झोपडीतील सर्व लोक मागितली. तथापि त्याला तेथे मांस, अज्ञ. झोपीं गेले आहत व रात्र पुकळ होऊन गेली कल. मल अथवा दुसरंही कांहीं मिळाले आहे. असे पाहून तो भगवान् विश्वामित्र हळूच नाहीं. तेहां ‘अरे! आतो या क्षेत्रमुळे उठून चांडालाच्या झोपडीत शिरला. त्या वेळी भजवर मरणरूपी संकट खास ओढवणार!’ तो चांडाल झोपीं गेल्यासारखा दिसत होता. असा निश्चय होऊन, निर्बल आल्यामुळे तो कारण, नेत्रमलाने त्याचे नेत्र चिकित्सेले होते. विश्वामित्र एका चांडालाच्या गृहामध्ये भूमीवर विश्वामित्राने तेथें प्रवेश करितांच, दिसण्यात पडला; आणि, हे नृपंश्रष्टा, तो विचार करून विद्रूप व रुक्ष असलेला तो चांडाल बदल-लागला की. आतां मी काय करणे योग्य लेल्या आवाजाने म्हणाला की, “चांडालाच्या होईल? व काय केले असतां मला अर्थ मृत्यु- गृहांतील सर्व लोक झोपीं गेले असतां मांस मुळीं पडावें लागणार नाहीं? ह्याप्रमाणे विचार लटकत असलेली दोरी कोण हालवीत आहे? करीत असतां त्या मुरीला त्या चांडालाच्या मी येथे जागाच आहे, झोपीं गेलों नाहीं! गृहामध्ये त्याच वेळीं शस्त्राने वध केलेल्या थांव, तुला तार केलाच गृहणून समज!” खानाचे मांस बोधून ठेवलेली एक लांब दोरी ह्याप्रमाणे त्या कठोर चांडालाने भाषण केले दिसली. तेहां त्याने मनांत आणले की, आतां असतां भिऊन जाऊन त्या कृत्यामुळे उद्दिष्ट

व म्हणूनच लज्जेमुळे मुख म्लान झालेला हें एकून चांडाल त्याला म्हणाला, “हे विश्वामित्र एकदम त्याला म्हणाला कीं, महर्षे, आपण माझे भाषण एका; आणि मग, “हे आयुष्मन्, मी विश्वामित्र असून क्षुधाक्रांत ज्या योगानें धर्महानि होणार नाहीं तंच करा. होऊन येथे आलों आहें. हे सुबुद्धे, योग्य हे ब्रह्मर्षे, मी आपणालाही धर्म सांगतों आहें कोणते याचे जर तुला ज्ञान असेल, तर तू तो एका. विद्वान् लोक हे श्वान हा पशु माझा वध करू नको.”

शृगालाहून निकृष्ट प्रतीचा आहे अंसे सांगतात.

त्या विश्वद्वांतःकरण महर्षीचं हे भाषण त्यांतनही, जांघ हा त्याच्या शरीरांतील निकृष्ट एकून तो चांडाल त्वरेने शश्यवरून उतला प्रतीचा भाग होय. हे महर्षे, चांडालाच्या व विश्वामित्राकडे जाऊन नव्रांत अश्रु गाळीत वस्तूचे व त्यांतनही अभक्ष्य वस्तूचे हरण करणे बहुमानामुळे हात जोडून त्याला म्हणाला. हे धर्मदृष्ट्या निय असलेले कर्म करण्याचा जो “हे ब्रह्मनिष्ठ, रात्रीं आपण येथे काय करू आपला निश्चय आहे. तो योग्य नाहीं. आपण इच्छीत आहां?” हे एकून, सांत्वन करीत प्राणसंरक्षणाचा दुसरा एवादा चांगलासा उपाय करीत विश्वामित्र चांडालाला म्हणाला कीं, पहा. कारण, हे महामूने, या मांसलोभाने “मी क्षुधाक्रांत झालों असून माझे प्राण आपल्या तपाचा नाश होणं इष्ट नाहीं. प्रत्येक जाऊं पहात आहेत. यास्तव, मी ही श्वानाची ज्ञानसंपन्न मनुष्यानें धर्माचं आचरण केलेले जांघ हरण करणार. क्षुधाक्रांत झाल्यामुळे आहे. धर्मसंकर केळाही करू नये. आपण मी हे पापकर्म करीत आहें. भक्ष्याचा अभि-धर्माचा त्याग करू नका. कारण. आपण लाष असल्यामुळे माझी लज्जा नाहीशी झाली धार्मिकशेष आहा.”

आहे, सारांश. ही क्षुधाच हा डिकार्णी मज- हे भरतकुलश्रेष्ठ राजा युधिष्ठिरा, हाप्रमाणे कडून दोष घटवीत आहे. यास्तव, मी आतां चांडालाने सांगितले असतां. क्षेत्रेने पीडित श्वानाची जांघ हरण करणार. क्षेत्रेमुळे माझे झालेला महामूनि विश्वामित्र पुनरपि त्याला प्राण क्षीण होऊन जात आहेत, त्रवणशक्ति नष्ट ह्याणाला. “मी उपवासी असून पुकळ वेळ-झाली आहे, बल नाहीसौं झाले आहे, पर्यंत इकंड तिकंड फिरन आहे. माझे शण व शुद्धीचाही नाश झाला आहे. यामुळे मला संरक्षण करण्याचा दुसरा कांहीं उपायाही नाहीं. भक्ष्य आणि अभक्ष्य हा विचार राहिलला अशा प्रसंगीं ज्या ज्या काणत्याही विशिष्ट नाहीं. म्हणूनच, असे करणे हा अर्धम आहे हे कर्माचं अवलंबन करावे लागेल त्याचे त्याचे जरी मला कवळ आहे, तरीही मी श्वानाची जांघ अवलंबन करून, कळेश पावत असलेल्या मनु-हरण करणार. मी तुमच्या गृहांतून फिरलां, ज्यानं आपले प्राण वाच्चवाव व सामर्थ्य आल्या-तथापि जेव्हां मला भिक्षा मिळाली नाही तेव्हां नंतर धर्माचं आचरण करावे. इंद्राप्रमाणे पालुन मीं हे पाप करण्याचे मनांत आणिले. आमि हा करणे हा क्षत्रियाचा धर्म असून अभीप्रमाणे देवांचे मुख असून पुरोहितही आहे. तो प्रभु हवे ते भक्षण करून त्याचा दोष नष्ट करणे जे शुचिर्भूत असेल तंच ग्रहण करितो. तथापि हा ब्राह्मणाचा धर्म आहे. वेदरूपी अशी हेच तो सर्वभोजी आहे. म्हणूनच, मी जरी ब्राह्मण माझे सामर्थ्य आहे. अर्थात् त्या योगाने मला अहें तरीही अशीप्रमाणाचे सर्वभोजी झालों त्या पापाचा नाश करिता येईल. म्हणूनच क्षुधा अहें, हें तू धर्मदृष्ट्या समज.”

शांत करण्यासाठी मी हें भक्षण करणार.

जें जें कर्म केले असतां प्राण वांचतील तें तें भक्षण केला. त्याचप्रमाणे मी या आपचीं उपेक्षा न करितां करावे. कारण, मरण पाव-असून क्षुधाकांत असल्यामुळे श्वानाची जांघ प्रापेक्षां जिवंत रहाणे हे श्रेयस्कर आहे. भक्षण करणार.

प्राण वांचल्यानंतर धर्म संपादन करितां येईल. चांडाल म्हणाला:—आपण दुसरी भिक्षा हाणूनच जीविताच्या इच्छेनें मीं बुद्धिपूर्वक मागून आणा. पण हे करणे आपणांला योग्य अभक्ष्याचेही भक्षण करण्याचा निश्चय कला नाहीं. ह्याउपरही जर आपणांला वाटले, आहे. ह्याला तू अनुमति दे. ह्या योगाने मी तर श्वानाची जांघ खुशाल घेऊन चला. पण आपल्याला बलसंपन्न करीन; व ज्याप्रमाणे हे करणे योग्य मात्र नाही हे खास!

तेज हे भयंकर अशा अंधकाराचा नाश करते, विश्वामित्र म्हणाला:—धर्म कोणचा हे ठर-त्याप्रमाणे तप आणि विद्या यांच्या योगाने विष्णुचें साधन शिष्ट लोकच आहेत. व मीही मी पातकाचा नाश करीन.”

चांडाल ह्याणाला:—हे भक्षण केल्याने आयुष्याची अभिवृद्धि होत नाहीं; बलाची अशाही भक्ष्याहन श्रेष्ठ व भक्षण करण्यास प्राप्ति होत नाहीं, अथवा अमृत भक्षण केल्याने योग्य आहे असे मी समजतो.

जशी तृप्ति होते तशी तृप्तिही होत नाहीं. ह्यास्तव, आपण दुसरी कोणती तरी भिक्षा मागा. श्वान भक्षण करण्याकडे अंतःकरण जाऊ देऊ नका. कारण, श्वान भक्षण करणे हे ब्राह्मणाला योग्य नाहीं.

विश्वामित्र ह्याणाला:—हे चांडाला, ह्या दु-भिक्षामध्ये दुसरे मांस मिळणे शक्य आहे असे मला वाटत नाहीं; आणि मजपाशीं द्रव्याही नसल्यामुळे मी निराश आणि क्षुधाकांत व निरुपाय झालो आहे. हाणूनच मी ह्या श्वानाच्या मांसामध्ये उत्कृष्ट प्रकारचे षट्स आहेत असे समजतो !

चांडाल म्हणाला:—ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्यांना पांच नव्ये असाणाऱ्या शशादिक पांच प्राण्यांचून इतरांचे मांस भक्षण करणे होय; त्यांत पातक नाहीं. कारण, हव्या त्या योग्य नाहीं, असे शास्त्र आहे. आणि आपणांला ज्या अर्थी शास्त्र प्रमाण आहे, त्या अर्थी आपण अभक्ष्य भक्षण करण्याचे मनांत आणू नका.

विश्वामित्र म्हणाला:—अगस्त्य मुनींकी क्षुधा-कांत साल्यामुळे वातापि नांवाचा राक्षसही ह्यास्तव, त्याचे पोषण करण्याच्या इच्छेने

भक्षण केला. त्याचप्रमाणे मी या आपचीं उपेक्षा न करितां करावे. असून क्षुधाकांत असल्यामुळे श्वानाची जांघ

चांडाल म्हणाला:—आपण दुसरी भिक्षा हाणूनच जीविताच्या इच्छेनें मीं बुद्धिपूर्वक मागून आणा. पण हे करणे आपणांला योग्य अभक्ष्याचेही भक्षण करण्याचा निश्चय कला नाहीं. ह्याउपरही जर आपणांला वाटले, आहे. ह्याला तू अनुमति दे. ह्या योगाने मी तर श्वानाची जांघ खुशाल घेऊन चला. पण आपल्याला बलसंपन्न करीन; व ज्याप्रमाणे हे करणे योग्य मात्र नाही हे खास!

तेज हे भयंकर अशा अंधकाराचा नाश करते, विश्वामित्र म्हणाला:—धर्म कोणचा हे ठर-त्याप्रमाणे तप आणि विद्या यांच्या योगाने विष्णुचें साधन शिष्ट लोकच आहेत. व मीही

त्यांच्याच वर्तनाचे अनुकरण करीत आहे. आणि म्हणूनच ही श्वानाची जांघ पवित्र अशाही भक्ष्याहन श्रेष्ठ व भक्षण करण्यास योग्य आहे असे मी समजतो.

चांडाल म्हणाला:—असज्जनांनी ज्याचे आचरण केले असेल, तो कांहीं सनातन धर्म नव्हे. ह्या जगात दुर्कर्म करणे हे केवळांही योग्य नाहीं. ह्यास्तव, आपण कोणत्याही मिषाने दुर्कर्म करू नका.

विश्वामित्र ह्याणाला:—जो क्रषि असेल त्याने पातक अथवा निंद्य कर्म करणे शक्य नाहीं. शिवाय, पशुवाच्या हृष्टीने श्वान व मृग ह्या दोहोंची योग्यता माझ्या मर्ते सारखीच आहे व म्हणूनच मी श्वानाची जांघ भक्षण करणार.

चांडाल ह्याणाला:—ब्राह्मणांनी प्रार्थना केल्यामुळे त्यांच्यासाठीच अगस्त्य मुनीने तशा प्रसंगीं जें कांहीं कर्म केले, तो त्या वेळी धर्मच

उपायाने ब्राह्मणरूपी गुरुंचे संरक्षण केले पाहिजे व हाणूनच त्याला तसें करावे लागले. विश्वामित्र ह्याणाला:—मला हा माझा ब्राह्मणदेह प्रिय असून तो ह्या लोकामध्ये अन्यत पूज्य आहे व तोच माझा मित्र आहे.

मी ही श्वानाची जांघ हरण करूं इच्छीत आहें. हा वेळी मला असल्या क्रूर कर्माची भीति वाटत नाहीं.

चांडाल म्हणाला:—हे ज्ञानसंपन्ना, हा लोकामध्ये मनुष्ये आपल्या जीविताचाही खुशाल त्याग करितात, पण अभक्ष्य भक्षण करण्याचे मनांत आणीत नाहीत; आणि त्यामुळे त्यांचे सर्व मनोरथही पूर्ण होतात. तेव्हां क्षुधित स्थितींतच खुशाल प्राण सोडा, पण असले दुष्कर्म करूं नका.

विश्वामित्र म्हणाला:—मरणच येणार हें घरले असेल, तर तें अभक्ष्य भक्षण न करिता येणे हें योग्य व यशस्कर आहे. पण जिवंत स्थितींत असतां उपवासी रहणे हें मात्र धर्मलोपास कारणभूत आहे. शिवाय, पापकर्माचा नाश करितां येतो हें निःसंशय आहे. कारण, मी अंतःकरणांत शांतीचे वास्तव्य असलेला व सदैव व्रताचे आचरण करणारा आहें. शिवाय, सर्वांस मूलभूत अशा हा शरीराचे संरक्षण करणे योग्य आहे. म्हणूनच मी अभक्ष्य भक्षण करणार. मी जर ज्ञानी असलो, तर असे करण्यांत मला पुण्य लागेल हें उघड आहे. कारण, उपवासींचा राहिल्यास ज्ञान नाहीं संहोईल; व तसें होऊं देणे हें पापजनक आहे. आतां, मी जर अज्ञ असलो, तर मला जो दोष लागावयाचा तो चांडालाच्या डिकाणीं असणाऱ्या दोषाइतकाच लागेल. मी ज्ञानी आहें किंवा अज्ञानी आहें ह्याविषयींचा माझा निश्चय झाला नसून संशयच आहे, व अशा स्थितींत हें कृत्य मी आचरण करीत आहें, असें जरी असले, तरी मी कांहीं ख्वपच होणार नाहीं; तपाच्या योग्ये मी हा दोष निवृत्त करीन!

१ छांडोऱ्यात, मन हे अन्नमय आहे असे सांगून, अन्न भक्षण न केल्याम अध्ययन केलेल्या विषयाचेही स्मरण होत नाहीं, असे वर्णन केलेले आहे.

चांडाल म्हणाला:—मी ब्राह्मणेतर आहें व केवल यज्ञस्वरूपीच अशा आपणांला दोष देत असल्यामुळे पातकीही आहें. तथापि अशा प्रकारच्या ह्या पापकारक कर्माचा आपण निरास केला पाहिजे असे माझे ठाम मत आहे.

विश्वामित्र म्हणाला:—अरे, एखाद्या सरोवरांत बेडूक किंतीही ओरडत असले, तरी माई त्यांतील पाणी पीतच असतात. तद्वत्च, तुं किंतीही ओरडलास तरी मी हें कृत्य करणारच! धर्माविषयींचा तुला कांहीं अधिकार नाहीं. उगीच तूं आपली प्रशंसा करून घेऊ नको.

चांडाल म्हणाला:—मित्र ह्या नात्यानें मी आपणांला हा उपदेश करीत आहें. कारण, हे द्विज, आपली मला फार किंवा येत आहे. आपणांला जर माझे हें सांगणे श्रेयस्कर वाटले, तर आपण तें करा. उगीच लोभामुळे पातक मात्र करूं नका.

विश्वामित्र म्हणाला:—तुं जर माझा मित्र आहेस आणि तुला जर माझ्या सुखाची इच्छा आहे, तर तुं मला ह्या संकटांतून वर काढ. माझे धर्म काणते आहेत ते मला माहीत आहेत. तेव्हां सोड आतों ही श्वानाची जांघ!

चांडाल म्हणाला:—आपणांला ही जांघ दिण्याचा मला उत्साह होत नाहीं व हरण होत असलेल्या ह्या आपल्या अन्नाची उपेक्षा करण्याचीही मला इच्छा होत नाहीं. कारण, ही जांघ दिल्यानें ती देणारा मी व घेणारे ब्राह्मण आपण हे उभयतांही दोषी होऊन नरकास पात्र होऊं.

विश्वामित्र म्हणाला:—आज मी हें पापकर्म केले आणि जगलो, तर पुढे अत्यंत पुण्यकारक असे आचरण करीन; व अंतःकरण शुद्ध करून केवल धर्मप्राप्तिच करून घेईन. तेव्हां हें असे करणे आणि अभक्ष्य न भक्षण करितां

मरुन जाणे हा दोहोंपैकी कोणती गोष्ट श्रेष्ठ वाटत नाही. मध्यप्राशन करणारा पतित होतो हें तुंच सांग.

असे शास्त्र आहे, पण ती केवळ आज्ञा आहे.

चांडाल ह्याणाला:—आपल्या कुलास योग्य असे करण्यांत मंथुनाइतकाच दोष आहे. असे धर्माचरण कोणते ह्याविशयीं आपला शिवाय, प्रसंगविशेषीं एखादे पातक केले आत्माच साक्षिभूत असतो; व ह्या कृत्यामध्ये ह्याण त्यापूर्वी केलेल्या धर्माचरणाचा नाश काय पातक आहे हेही आपणांला माहीतच होतो असे नाही.

आहे. श्वानाचे मांस भक्षण करण्यास योग्य. **चांडाल ह्याणाला:**—अभश्य व तेही नियं आहे असे समजून जो त्याचे ग्रहण करील, प्रदेशांतून, नियं कर्माने व नियं मनुष्याकडून त्याला त्याज्य असे कांहीच उरले नाही घेतल्यास ते सदाचारसंपन्न आणि विद्वान् अशा असे मला वाटते!

मनुष्याला पीडा देतंच. ह्यांत मजकडे कांही

विश्वामित्र ह्याणाला:—अंगीकार करण्यास दोष नाही. जो अभक्ष्यभक्षणाच्या अत्यंत अयोग्य अशा गोष्टींचा अंगीकार करणे व आसकीने श्वान ग्रहण करीत आहे, त्यालाच अभश्य भक्षण करणे ह्यांत दोष आहेत हें खरं: त्याबद्दल अवश्य शिक्षा भोगावी लागेल! पण प्राणहानि होण्याच्या प्रसंगी तसे करितां भीष्म संगतातः—विश्वामित्राला असे ह्यट-येते असा त्याला कायमचा अपवौद आहे. त्यानंतर तो चांडाल त्या वेळी अधिक कांही ह्याणूनच अशा प्रसंगीं केलेली हिंसा ही हिंसा न बोलतां उगाच बसला; आणि उत्कृष्टबुद्धि-होत नाहीं व असत्य भाषणही असत्य भाषण संपन्न विश्वामित्राने ती श्वानाची जांघ हरण होत नाही. त्यांत कांहींसा दोष असेल, पण केलीच. पुढे, जीविताचा अभिलाष करणाऱ्या अशा प्रसंगीं ज्याने अभश्य भक्षण केले असेल त्या महामुनीने श्वानाचा तो अवयव घेतला; तो अतिशय दोषास्पद होत नाही! आणि तो अरण्यांत आणून आपल्या पत्नीसह-

चांडाल ह्याणाला:—हे द्विजश्रेष्ठ, प्राण-वर्तमान भक्षण करण्याचे त्याने मनांत आणिले. संरक्षण हाच जर अभश्य भक्षण करण्यांत इत्यक्यांत त्याला अशी बुद्धि शाली कीं, प्रथम आपला हेतु असेल, तर मग आपणांला वेद देवतांना यथाविधि तृप्त करून नंतरच आपण अथवा आर्यधर्म प्रमाण असण्याचा संभव नाहीं. स्वेच्छानुसार श्वानाची ही जांघ भक्षण करावी. ह्याणूनच हा ठिकाणीं जसे आपण हें ह्याणत मग ब्राह्मविधीने अग्री प्रचलित करून त्या मुनी-आहो, त्याचप्रमाणे आपल्या मते भक्ष्यभक्ष्य- ने ऐंद्रप्रेयसंस्क विधीने स्वतःच चरु शिजविला; दोष हा मुळीच नाहीं असे मला वाटते. आणि, हे भरतकुलोत्पन्ना, इंद्रादि देवांना आद्वान

विश्वामित्र ह्याणाला:—अशा प्रसंगीं अभश्य करून व शास्त्रोक्त क्रमाने त्यांना एक एक भक्षण करणे हें महापातक आहे असे मला भाग अर्पण करून, दैव आणि पित्र्य कर्म करण्याचा त्याने उपक्रम केला. तेव्हां त्याच वेळीं

१ सर्वाचानुमतिश्च प्राणांते तदर्शनात् (प्राण जाण्याचा प्रमंग असेल तर हवें ते अथवा हव्या त्या मुरुयाकडे अन भक्षण करावे. कारण, वेदांत साडीं इंद्राने पर्जन्यवृष्टि केली. पुढे भगवान् अशा गोष्टीं झाल्याची उदाहरणे आहेत. वेदांतर्शन, विश्वामित्रानेही तपश्चर्येच्या योगाने आपले पातक 'न नर्मुकुं वचनं दिनस्ति न स्वैरवाच्ये न च मैयु-दग्ध करून पुष्कळ वेळाने अत्यंत आश्र्वय-पातकानि'। यमस्मृति. कारक अशी सिद्धि संपादन केली. असो;

देवानें बृष्टि केल्यानंतर विश्वामित्रानें आपण आहे. अर्थात् ज्ञानसंपन्न लोकांनी संकटप्रसंगी आरंभिलेले तें कर्म समाप केले व त्या होम- असें आचरण न करणे अल्यंत दोषास्पद आहे, द्रव्याचा अर्थात् श्वानाच्या जंघेचा आस्वादही असें दिसून आल्यावरून तें करावयाचे ठविले न घेतां त्या द्विजश्रेष्ठानें देव आणि पितर आहे. राजानें अनेक प्रकारच्या प्राण्यांकडून हांना तृप केले. ह्याप्रमाणेच संकटांत सांपड- अनेक प्रकारचे ज्ञान संपादन केले पाहिजे. लेल्या जीवितेच्छु, विद्वान् व उपाय जाणणाऱ्या एकाच प्रकारची बुद्धि असून चालत नाही. हे मनुष्यानें धीर न खचू देतां हवे ते उपाय कुरुकुलोत्पन्ना, ज्ञानोत्पादक धर्म आणि सदा- करून आपल्या दीन अशा आत्म्याचा उद्भार चार यांचे ज्ञान सदैव संपादन केले पाहिजे. करावा. ह्याच मताचे अवलंबन करून सदैव यास्तव, त्याविष्यां मी सांगतों तें लक्षांत घे. आपले प्राण वांचविले पाहिजेत. कारण, प्राण जे राजे बुद्धीनें श्रेष्ठ आणि विजयाभिलापी वांचले तरच मनुष्य पुण्य संपादन करू शकतो असतात, ते धर्मचिं आचरण करितात. राजानें व त्याचे कल्याणही होतें. यास्तव, हे कुंती- आपल्या बुद्धीच्या योगानें धर्मचिं त्या त्या पुत्रा, बुद्धिचारुर्यसंपन्न अशा विद्वान् मनुष्यानें बाजूने शोधन केले पाहिजे. धर्मचा प्रकार धर्म कोणता आणि अधर्म कोणता ह्याचा निर्णय एकच असला तर तो राजाच्या हातून घडू करण्याच्या कार्मी बुद्धीचे अवलंबन करून शकत नाही. यास्तव, बुद्धीनें त्याचे अनेक हा लोकांत वागले पाहिजे.

अध्याय एकशे वेचाविसावा.

—०—

युधिष्ठिरास्या संशयाचे निराकरण.

युधिष्ठिर विचारतोः—मोठमोङ्गा लोकांनी नाहीत, त्याला ते दोन दिसल्यावर संशय येणे सुझां अशा प्रकारचे भयंकर कृत्य-कीं जे साहजिकच आहे; आणि ह्याणूनच, हे भारता, अविश्वसनीय आणि असत्य असावं असें प्रथमच तं दोन्ही प्रकारचे ज्ञान संपादन करावं. वाटतें, तें जर केले आहे, तर मग ज्ञानसंपन्न राजानें प्रजेकडून पुढील वर्षी कमी दस्युन्या आचरणाची याहून अशी कांही कर घेण्याचा जरी निश्चय केला असला, तरी दुसरी मर्यादा आहे काय, की जिचा मला आपल्यावर संकट आल्यास तो अधिक ध्यावा. त्याग करतां येईल? आपण सांगितलेल्या हा ह्या आचरणास सुज मनुष्य धर्म असेंच समजतो; गोईनं मला अम पडू लागून खेद होत 'आणि जो तसा नसेल तो तसें समजत नाही. आहे व माझी धर्मबुद्धीही शिथिल झाली आहे. या कांहीं लोक खेरे ज्ञानी असतात व कांहींचे वेळीं मी आपले सांत्वन करीत आहें, तथापि मला ज्ञान खेरं नसतें. ह्यास्तव, त्याची माहिती कर्तव्याची दिशा मुलींच कळेनाशी झाली आहे. बरोबर रीतीनें मिळवून, जे ज्ञान सज्जनांस भीष्म सांगतातः—शास्त्रांतील तच्चे ऐकूनच मान्य असेल त्याचाच सुज लोक अंगीकार मीं तुला हा धर्मोपदेश केला आहे असें नाहीं. हें करीत असतात. धर्मचा विरोध करणारे जे मधुतुल्य ज्ञान सांठविलेले आहे, ती ज्ञान-लोक नीतिशास्त्राच्या तच्चांचा अपहार संपन्न अशा लोकांच्या ज्ञानाचीच पराकाष्ठा करीत असतात. अर्थात् त्या शास्त्राच्या

दृष्टीने त्या तच्चांचा जो उपयोग आहे तो जरी शास्त्रानें युक्तिपूर्वक सिद्ध शाली, तरी होऊं देत नाहीत. व अर्थशास्त्र हें धर्मशास्त्रा- अहिंसादिकांस महन्च देत असल्यामुळे ते तिचा च्या विरुद्ध असल्यामुळे याद्य नाहीं, असें अंगीकार करीत नाहीत. लोकांचा योग्य रीतीने सांगतात; आणि कांहीं कारण नसतां, नीति- चरितार्थ चालविणे हा धर्म आहे; आणि शास्त्र हें अप्रमाण आहे, असें प्रसिद्ध करितात. म्हणूनच, राजाने त्यासाठीं चोरादिकांचा वध अशा प्रकारांचे आचरण करणारे लोक निय अर्थात् हिंसा केली पाहिजे, असें कांहीं होत. हे राजा, विद्या, कीर्ति आणि काम ज्ञानसंपन्न लोक म्हणतात. सारांश, ज्ञानी ह्यांजवरच सर्वथेव चरितार्थ चालवू इच्छिणारे लोकांमध्ये सुद्धां यासंबंधाने मतभेद होण्याचा जे लोक, ते सर्व धर्मांचे विरोधी व हाणूनच संभव आहे. यास्तव, ज्ञानसंपन्न राजाने सज-पापिष्ठ होत. त्या मूर्खाना बुद्धि प्रौढ नसल्या- नांस मान्य असलेला धर्म कोणता याचा मुळे बरोबर ज्ञान होत नाही. तसेच, शास्त्र- आपल्या बुद्धीनेच विचार करावा. युधिष्ठिरा, पटु नसलेले, शास्त्रसंबंधी कोणतीही गोष्ट क्रोधानें, शास्त्रासंबंधी भ्रांति असल्यामुळे अथवा युक्तियुक्त नाही असा सिद्धांत झालेले व शास्त्रांत तें बरोबर समजलें नसल्यामुळे सुझ मनुष्य जर दोष आहेत असें समजणारे हे अनविकारी सभेमध्ये शास्त्रासंबंधी भाषण करूं लागला, तर लोक शास्त्राचे केवळ चौर्य करीत अस- त्याला जें शास्त्राचे पूर्वीचं स्वरूप दिसत होतें तात. त्यांना नीत्यादिक विद्यांचे ते पृष्ठे दिसेनासे होतें. अर्थात् सभेमध्ये अर्नेक जें कांहीं तच्च कळेल, ते अयोग्य आहे असेच लोकांपृष्ठे भाषण केल्याने सर्व दोष निघून ते समजतात; आणि इतरांच्या विद्येची निंदा जाऊन शास्त्राच्या खन्या स्वरूपाचे ज्ञान होतें. करून आपल्याच विद्येचे वर्णन करितात. श्रुन्यनुकूल असणारा असा जो तर्क विद्येचे जें कांहीं कळ आहे तें सर्व आपण आणि वचन, त्या दोहोंच्या योगानेच शास्त्र काढून घेतले आहे असेच जण त्यांस वाऱतें. प्रशंसनीय उरतें. ज्ञानास कारणभूत असल्या-आणि त्यांची वाणी ही केवळ बाणाप्रमाणे मुळे कांहीं लोक वचनाचीच प्रशंसा करीत अथवा दुसऱ्या एव्याया अस्त्राप्रमाणे असेत. हे असतात: पण तें केवळ अज्ञान होय. दुसरे, भरतकुलोत्पन्ना, अशा प्रकारचे हे उपजीविकेच्यु युक्तीपुढे टिकत नाहीं म्हणून शास्त्रच निर्खक लोक म्हणजे विद्येचे व्यापारी होत. हे राक्षसतुल्य आहे असें मानतात. पण तेंही अज्ञानच होय, आहेत असें समजावे. युधिष्ठिरा, सजनांनीं असें संशयच्छेद करणारे वचन पूर्वी शुक्राने देखील दांभिकपणाने आचरण केलेला जो दैत्यांना सांगितले होतें. संशयरूपी ज्ञान सन्य धर्म असेल, त्याचाही तुला स्पृशी होतां कामा नव्हे, हेच खरें आहे. यास्तव, तूं त्याचा समूठ नये. केवळ शास्त्राच्या अनुरोधाने अथवा उच्छेद कर व तें दूर झुगाऱून दे. मी सांगी-केवळ बुद्धीने धर्मनिर्णय करितां येणे शक्य तलेल्या ह्या नीतिवाक्यांचा तूं स्वीकार करीत नाहीं. कारण, त्याला त्या दोहोंचीही अपेक्षा नाहींस हें अयोग्य आहे. क्रूर कर्मे करण्या-आहे, असें बृहस्पतीचे मत प्रत्यक्ष इंद्रानें साठीच तुला परमेश्वरानें निर्माण केले आहे, सांगितले आहे. शास्त्रामध्ये कोणतेही वचन हें तुला कळून येत नाहीं. वा युधिष्ठिर, निष्कारण सांगितलेले नसतें. पण किल्येक ऐश्वर्यप्राप्तीची इच्छा करणारा जो हा नृप-लोक, सळूदर्शनीं शास्त्रविरुद्ध दिसणारी गोष्ट समुदाय, त्याची संकटांतून मुक्ता होईल

अशा प्रकारे जें मी आचरण करीत आहें, अर्थात् कामा नये. हास्तव, तूं उग्र हो आणि नंतर हांच्यासाठी मी जो इतरांना वध करीत आहें, सौम्यही हो. हा क्षत्रियांचा धर्म कार कष्ट-तिकडेही तूं लक्ष्य दे. हा गोटीला इतर दायक आहे. पण माझे प्रेम तुजवर आहे, लोकांची अनुमतिही नाही; व म्हणूनच हें हाणून मी तो तुला सांगतो. तुझी उत्पत्तिच क्रूर कर्म आहे हाणून ते माझी निंदाही ईश्वराने क्रूर कर्मासाठी केली आहे. हास्तव, करीत असतात. ब्रह्मदेवानें अज, अश्च आणि तूं राज्याचें पालन कर. हे भरतकुलश्रेष्ठा, दुष्ट क्षत्रिय हे तीन प्राणी सारख्याच प्रकारचे लोकांचा निघ्रह करून शिष्टांचे संदेव पालन उत्पन्न केलेले आहेत. हाणूनच, ज्याप्रमाणे अज करावे, असे ज्ञानसंपन्न शुक्राने आपद्धर्मच्या हा त्याच्या हिताकरितांच यज्ञाकडे न्याव- संवंधाने सांगितलेले आहे.

याचा, त्याप्रमाणेच अश्व आणि क्षत्रिय हांनाही युधिष्ठिर विचारतोः—हे पितामह, इतरांना त्यांच्या हिताकरितांच संग्राम करण्यासाठी उल्लंघन करितां येणार नाहीं अशी कांहीं न्यावयाचें. त्या क्षत्रियाच्या योगानें, पुनः पुनः मर्यादा असली, तर तिजसंबंधाने मी आप-जन्म पावणाऱ्या प्राण्यांचा अर्निवचनीय असा णांला प्रश्न करीत आहें. यास्तव, हे सज्जनश्रेष्ठा, चरितार्थ चालतो. वध करण्यास पात्र नसलेल्या आपण ती मला कथन करा.

प्राण्याचा वध करण्यांत जें पातक आहे, तेंच भीम सांगतात:—विद्यावृद्ध, तपस्वी व वथ करण्यास योग्य असलेल्याचा वध न कर. शाश्वतज्ञान आणि सदाचार यांनीं संपन्न अशा प्रयांत आहे. दस्युंच्या धर्माची मर्यादा ती ब्राह्मणांची सेवा करणे हें कृत्य अन्यंत पवित्र हीच. आणि हाणूनच अवध्यांचा वध व होय. हे राजा, देवतांसंबंधाने जसें तुझे वर्तन वध्यांचा वध न करणे हा दस्युंच्या धर्ममर्या- आहे, तसेच संदेव ब्राह्मणांसंबंधाने असले देवा त्याग केला पाहिजे. सारांश, राजाने पाहिजे. क्रुद्ध शाल्यामुळे ब्राह्मणांनी नानातीक्ष्णपणे राहून प्रजेला आपापल्या धर्मा- प्रकारांची कर्मे केलेलीं आहेत. ब्राह्मण संतुष्ट प्रमाणे वागवयास लावले पाहिजे. असे न केले असल्यास उक्तृष्ट प्रतीची कीर्ति होईल; आणि तर लोक लांडग्याप्रमाणे परस्पराना भक्षण ते असंतुष्ट शाल्यास त्यांजपासून अतिशय भीति करीत रहातील. ज्याच्या राश्ट्रामध्ये जलांतून उत्पन्न होईल. कारण, ब्राह्मण संतुष्ट शाल्यास मत्स्य हरण करणाऱ्या करकोच्यांप्रमाणे चार अमृतासारखे व रुष शाल्यास विषासारखे असतात. परद्रव्य हरण करीत असतात, तो राजा क्षत्रियाधम होय. हा स्तव, हे राजा, तूं कुलीन आणि वेदविद्यासंपन्न असे आपले अमात्य करून धर्माच्या अनुरोधाने प्रजेचे पालन करीत

पृथ्वीचे राज्य कर. सामाविक उपाय व त्यांचे भेद हांचें ज्ञान नसणारा जो क्षत्रिय अन्या-

यांनें प्रजेकडून कर घेतो व तिचे पालन करीत

नाहीं, तो केवल नंपुसक होय. केवल उग्रपणा

अर्थवा केवल सौम्यपणाही असणे प्रशस्त

नाहीं. म्हणूनच हा दोहोचाही अतिक्रम करीत

अध्याय एकशें त्रेचाविसावा.

—::—

कपोत-व्याध-संवाद-प्रस्ताव.

युधिष्ठिर विचारतोः—हे सर्वशास्त्रनिष्ठात

महाज्ञानी पितामह, शरणागताचे संरक्षण कर-

णाऱ्यास जो धर्म घडतो, तो मला कथन करा.

भीष्म सांगतात:—हे महाराजा, शरणागताचे

अथवा केवल संरक्षण करण्यांत मोठा धर्म आहे. हे भरत-

कुलश्रेष्ठा, तूं प्रभ करण्याला मोठा योग्य

आहेस, ह्याणनच तुं असा पश्च केलास. राजा, त्या भयंकर कर्मामुळे त्यांनीं त्याचा त्याग शरणागताचें पालन केल्यामुळेच महात्म्या शिद्धि- केलेला होता. खरोखर पापाचरण करणाऱ्या प्रभुति भूपतींना उत्कृष्ट प्रकारची सिद्धि मिळाली मनुष्याचा सुज्ञांनीं अन्यंत त्याग केला पाहिजे. आहे. शिवाय, एका कपोत (कवडा) पक्ष्यानें कारण, जो स्वतःशीं देवील प्रतारणा करितो, आपला शत्रु शरण आला असतां त्याचा तो दुसऱ्याला हितकारक असण्याची गोष्ट तरी योग्य प्रकारे बहुमान केला, व आपले मांस कशाला पाहिजे? जे पुरुष क्रूर, दुष्ट आणि भक्षण करण्याविषयींही त्याला सांगितले, असें प्राण्यांचे प्राण हरण करणारे असतात, त्यांची आमच्या ऐकण्यांत आहे.

युधिष्ठिर विचारतो:—हे भारत, पूर्वी कपोत- व्याध जाले घेऊन वनामध्ये सौंदर्य पक्ष्यांचा तानें शरण आलेल्या शत्रूला आपल्या मांसाचें वध करी; आणि, हे प्रजाधिपते, त्या पक्ष्यांचा कसें भोजन दिले? आणि त्यामुळे त्याला विक्रयही करी. अशा प्रकारे तो मनुष्य त्या कोणती गति मिळाली?

भीष्म सांगतात:—हे राजा, सर्व प्रका- पुष्कळ दिवस निघून गेले. तथापि त्याला तो रन्या पातकांचा नाश करून स्वर्ग देणारी व अर्थम आहे असें कढून आलं नाही. केवल भार्गव मुनींने मुचकुंदाला सांगितलेली ही कथा भार्येचेंच साहाय्य असलेल्या व दैवगतीने तुं ऐक. हे नरशेषा युधिष्ठिर, पूर्वी हीच गोष्ट मूढ शाळ्यामुळे सौंदर्य त्याच वृत्तीत आनंदाने राजा मुचकुंदालानें भार्गव मुनीला विचारली रहाणाऱ्या त्या व्याधाला दुसरी वृत्ति स्वेच्छेती. तेढ्हां, हे नराधिपते, श्रवण करण्या- नाशी झाली.

विषयीं उत्कृष्टित असलेल्या त्या मुचकुंदाला पुढे कोणे एके समर्थीं तो अरण्यांत असतां, भार्गव मुनींनेंही कपोताला सिद्धि करी मिळाली तेथील वृक्षांना जणू पाडून याकणारा अतिशय त्याविषयींची कथा सांगितली.

मुनि ह्याणाला:—हे महाब्राह्म राजा, धर्म- क्षणांत सर्व आकाश मेघांनीं आच्छादित होऊन विषयक सिद्धांतांनीं युक्त, व अर्थ आणि काम जाऊन अनेक विजा चमकू लागल्यामुळे तें ह्या पुरुषार्थींशी संबद्ध असलेली ही कथा तुं सुशोभित दिसून लागले: आणि मेघमंडलांनीं मजकडून एकाग्र अंतःकरणाने श्रवण कर. आच्छादित शाळ्यामुळे तें नौकांच्या समु-

हे राजा, ह्या भूतलावर मृत्युच्या तोडीचा दायाने आच्छादित शालेल्या समुद्राप्रमाणे दिसून व क्षुद्र प्रकारचे आचरण असलेला पक्ष्यांचा लागले. व इंद्राने अनेक जलधारांचा वर्षाव करून वध करणारा कोणी एक भयंकर त्याध एका एका क्षणांत सर्व पृथ्वी जलाने भरून मोळ्या अरण्यामध्ये संचार करीत होता. त्या- दाकली. याप्रमाणे त्या वेळीं सर्व जग जल-च्या शरीराचा वर्ण डोमकावल्याप्रमाणे कृष्ण, धारांनीं व्यास होऊन गेले असतां, थंडीने नेत्र आरक्तवर्ण, पायांच्या पोट्या लांबट, व्याकूळ होऊन गेलेला व शुद्धि नाहीशी पाय आखूड व तोंड आणि हनुवटी हींविशाल होऊन गडबडून गेलेला तो व्याध अंतःकरण असून तो मूर्तिमंत मृत्युसारखा दिसत होता. व्याकूळ होऊन त्या सर्व वनामध्ये ब्रमण करून त्याला कोणी मित्र नव्हता, कोणी आप नव्हता, लागला. त्या वेळीं, पक्ष्यांचा वध करणाऱ्या व कोणी बांधवही नव्हता. कारण, त्याच्या त्या व्याधाला कोठे सखल अशी जागाही

मिळेना. कारण, त्या वनांतील सर्व प्रदेश जल-गेली आहे असें त्यानें जाणले. तेहां थंडीमुळे मय होऊन गेलेला होता. त्या वेळी वृष्टीच्या व्याकूळ होऊन गेलेला तो व्याध दिशांकडे वेगामुळे सर्व पक्षी मृत झाल्याप्रमाणे शरीर पाहू लागला, व आपले वस्तिस्थान दूर आहे आकुंचित करून बसलेले होते. मृग, सिंह, असा मनांत विचार करून त्याने त्या रात्री वराह इत्यादि पशु भूमीवरच पडून राहिलेले तेथेच रहाण्याचे मनांत आणिले; आणि हात होते. पुढे प्रचंड वायु आणि वृष्टी यांनी जोडून त्या वनस्पतीला नमस्कार करून असें ह्याटले त्रासुन जाऊन ते अरण्यवासीं प्राणी भीतीनं कीं, “ह्या वनस्पतीमध्ये ज्या देवता वास्तव्य व क्षुधेने व्याकूळ होऊन सर्वजण मिळून अर-करीत असतील, त्यांना मी शरण आले आहें.” एयामध्ये भ्रमण करू लागले. पण तो व्याध असें ह्याणून भूमीवर वृक्षांचीं पाने आंथरून व मात्र थंडीमुळे सर्व अवयव अचेतनासारखे एका शिळेवर मस्तक ठेवून अल्यंत दुःखाकुल झाल्यामुळे कोठे जाऊंही शकला नाहीं व झालेला तो पक्षिघातक तेथे निजला.

तेथें राहूंही शकला नाहीं. त्या वेळी त्याला एक कपोतनी थंडीने व्याकूळ होऊन भूमीवर पडलेली दिसली. त्या वेळीं तो जरी शीतपीडित झालेला होता, तरी तिला पाहतांच

अध्याय एकशें चवेचाळिसावा.

—::—

कपोतकृत भार्याप्रशंसा.

त्या दुश्याने तिला धरून पिंजऱ्यांत फेंकून दिले! भीम संगतात:—हे राजा, आतां सांगि-अशा रीतीने, स्वतः दुःखाकुल झाला असतांही तलेल्या त्या वृक्षाच्या एका फांदीवर, चित्र-त्याने दुसऱ्याला दुःख दिले. अंतःकरण दुष्ट विचित्र पंच असलेला एक पक्षी आपल्या असलेल्या त्या व्याधाला पाप करण्याची संवय-सुहजनांसह फार दिवस वास्तव्य करून राहिला च असल्यामुळे त्याने अशा प्रसंगीही होता. त्याची स्त्री त्या दिवशीं प्रातःकालीं जी पापच केले. पुढे त्याला तेथे वृक्षसमुदायामध्ये चरगवयासंगली होती ती पुनरापि आली नाहीं. भेदाप्रमाणे नीलवर्ण कांति असलेला एक वृक्ष पुढे रात्र पडली असें पहातांच तो पक्षी दुःख दिसला. ढाया, आश्रयस्थान आणि फले पावू लागला. तो ह्याणाला, ‘प्रचंड वायु आणि ह्यांच्या अभिलाषाने त्या वृक्षावर अनेक पक्षी वृष्टी होऊन गेली आंह, तथापि प्रिया येत वास्तव्य करीत होते. ह्यामुळे, तो परोपकार नाहीं! ती अद्यापि परत न येण्याचं कारण करण्यासाठीं विधात्याने निर्माण केलेला एक काय बरे असेल! माझी प्रिया अरण्यांत सुख-सायु असाच दिसत होता. असो; पुढे थोड्या रूप असेल ना? ती नसल्यामुळे हें माझें घर वेळाने आकाशांतील तारका स्वच्छ दिसू आज अगदीं ओसाड झाल्यासारखे दिसत लागल्या. तेहां चंद्रविकासी कमलांनी व्याप आहे. पुत्र, पौत्र, स्नुषा आणि सेवक लोक झाल्यामुळे कुलून गेल्याप्रमाणे दिसणाऱ्या एखाद्या यांची जरी घरांत चोहांकडे गर्दी असली, तरी प्रचंड सरोवराप्रमाणे आकाश भासू लागले. भार्या नसेल तर गृहस्थाश्रमी याचे गृह केवळ तें अतिशय स्वच्छ होऊन तारकांनी व्याप ओसाडच होय. गृह हें गृह नसून गृहिणीच असल्यामुळे, चंद्रविकासी कमलांनी युक्त अस-गृह होय असें सांगितलेले आहे. आरक्षवर्ण ल्याप्रमाणे दिसत होते. ह्याप्रमाणे मेघाहित नेत्रप्रांत, चित्रविचित्र अंग आणि मधुर स्वर झालेल्या आकाशाकडे पाहून, रात्र पुकळ होऊन असलेली ती माझी भार्या जर आज आली

नाहीं, तर मला माझे जीवित घेऊन काय करावयाचे आहे? ती सुव्रता मी भोजन केल्यावांचून भोजन करीत नाहीं; मी स्नान केल्यावांचून स्नान करीत नाहीं; मी उठल्यावांचून उठत नाहीं; व मी शयन केल्यावांचून शयन करीत नाहीं. मी आनंदित असलो तर ती आनंदित असते; मी दुःखी असलो तर दुःखी असते; मी प्रवासास निशाळों तर दीनवदन होते; व कुद्ध झालों तरीही प्रिय भाषण करिते. ती पतिव्रता आहे. पतीवांचून तिला दुसरी गति नाहीं व ती पतीचे प्रिय आणि हित करण्याविषयी तत्पर आहे. ज्याला तशा प्रकारची भार्या असेल, तो पुरुष या भूतलावर धन्य होय. ती बिचारी मला श्रमलेला व क्षुधाकांत झालेला ओळखिते. ती प्रेमठ, स्थिरनिश्चयी, भक्ति-संपन्न, मजवर प्रेम करणारी व कीर्तिसंपन्न आहे. ज्याला तशा प्रकारची प्रिय स्त्री असेल, तो वृक्षाच्या मृळाशीं जरी असला तरी ते होतात. आणि तिजवांचून जरी असतो. तो श्रेष्ठ असें एक दैवत आहे. जिच्या एखादें राजमंदिर असलें, तरी ते निःसंशय योगाने पतीला संतोष होत नाहीं, ती स्त्री दावाअरण्यच होय. धर्म, अर्थ आणि काम ह्या शीने दग्ध होऊन गेलेल्या पुण्यगुच्छयुक्त लेते-पुरुषार्थीच्या संपादनप्रसंगी पुरुषाला भार्या प्रमाणे भस्म होऊन जाते!

हीच साहाय्य करणारी आहे. परदेशगमन करावयाचे असल्यास जीवर विश्वास ठेवाव-याचा अशी एक तीच आहे. भार्या ही एक धरिले होते तरीही त्या वेळी दुःखाकुल झालेल्या उत्कृष्ट प्रकारची संपत्तिच आहे, असें म्हटलेले आपल्या पतीला मृणाली, “हे कांत, मी आप-आहे. ज्याला कोणीही साहाय्य नाहीं अशा एक श्रेयस्कर गोष्ट आनंदाने सांगते, ती पुरुषाला ह्या लोकामध्ये संसाराच्या कामीं हीच एकून आपण त्याप्रमाणे आचरण करा. आपण साहाय्य करणारी आहे. तसेच, रोगपीडित व सर्दव संकटांत असणाऱ्या व दुःखाकुल झाले-ल्या मनुष्यास भार्येसारखे दुसरे कोणतेही आपल्या वसतिस्थानाचा आश्रय करून निद्रा औषध नाहीं. भार्येसारखा बंधु नाहीं; भार्ये-करीत आहे. हा थंडीने व क्षुधेने व्याकुल सारखा दुसरा आभार नाहीं; व धर्मसंपादना-सारखा आहे. यास्तव आपण याचा च्या कामीं ह्या लोकामध्ये भार्येसारखा दुसरा सत्कार करा. जो कोणी पुरुष ब्राह्मणाचा, जो साहाय्यकर्ता नाहीं. ज्याच्या गृहामध्ये लोकांची केवळ माताच अशा धेनूचा, आणि

साढ्यांची आणि प्रिय भाषण करणारी भार्या नाहीं त्याने अरण्यांतच निघून जावे. कारण, त्याचे ते गृह अरण्यासारखेच होय!”

अध्याय एकशे पंचेचाळिसावा.

—०—

कपोतीचे स्वपतीस सांगणे.

भीम सांगतात:—ह्याप्रमाणे विलाप कराण्या त्या पक्ष्यांचे हृदयद्रावक भाषण ऐकून, पक्ष्यांचा वध करणाऱ्या व्याधाच्या हातीं सांप-दलेली ती कपोतस्त्री बोलू लागली.

कपोती मृणाली:—अहाहा! धन्य भाष्य माझे, कीं माझा प्रियपति माझ्या अंगी असेल, तो पुरुष या भूतलावर धन्य होय. ती माझे, अथवा नसणाऱ्याही गुणांचे वर्णन करीत आहे! जिच्या योगाने पतीला संतोष होत नाहीं, तिला स्त्री असे समजाये योग्य नाहीं. आहे! जिच्या योगाने पतीला तर स्त्रियांना संव देवता प्रसन्न आहे! जिच्या साक्षीने च पति झालेला नाहीं, ती स्त्री दावावरण्यच होय; आणि तिजवांचून जरी असतो. तो श्रेष्ठ असें एक दैवत आहे. जिच्या एखादें राजमंदिर असलें, तरी ते निःसंशय योगाने पतीला संतोष होत नाहीं, ती स्त्री दावावरण्यच होय. धर्म, अर्थ आणि काम ह्या शीने दग्ध होऊन गेलेल्या पुण्यगुच्छयुक्त लेते-

असा आपल्याशीच विचार करून, दुःखाकांत असें एक तीच आहे. भार्या ही एक धरिले होते तरीही त्या वेळी दुःखाकुल झालेल्या कुल झालेली ती कपोतस्त्री, जरी तिला व्याधाने आपल्या पतीला मृणाली, “हे कांत, मी आपल्या धरीं आलेल्या ह्या पुरुषाचे संरक्षक व्हा. उपजीविका करणारा हा व्याध ल्या नव्यांवर उपजीविका करणारा हा व्याध ल्या मनुष्यास भार्येसारखे दुसरे कोणतेही आपल्या वसतिस्थानाचा आश्रय करून निद्रा औषध नाहीं. भार्येसारखा बंधु नाहीं; भार्ये-करीत आहे. हा थंडीने व क्षुधेने व्याकुल होऊन गेलेला आहे. यास्तव आपण याचा सत्कार करा. जो कोणी पुरुष ब्राह्मणाचा, जो धेनूचा, आणि

जो शरणागताचा वथ करिते, त्या सर्वांचे गृहीं आहां. यास्तव आपण मला सत्वर सांगा कीं, पातक सारखेच असते. ज्ञातिधर्माच्या अनुरोधाने आहांला कपोताचीच वृत्ति विहित आहे. मी आपले कोणते कार्य करू? आपली इच्छा काय आहे? मी हें आपणांला प्रेमाने विचारीत आहें. कारण, आपण आमच्या घरीं आलेले आहां. आपल्या घरीं जरी शत्रु आला तरी त्याचेही आतिथ्य केले पाहिजे. वृक्षाजवळ जरी त्याचा छेद करण्यासाठीं एखादा पुरुष आला, तरी तो त्याजवरही छाया पाडल्यावांचून रहात नाहीं. आपल्या घरीं आलेल्या पुरुषांचे अतिथ्य कोणीही प्रयत्नपूर्वक केले पाहिजे. त्यांतूनही, पंचयज्ञ करण्याविषयीं प्रवृत्त शालेल्या गृहस्थाश्रमी पुरुषांनें तर विशेषेकरून केले पाहिजे. जो पुरुष गृहस्थाश्रमांत असताही अज्ञानामुळे पंचमहायज्ञ करीत नाहीं, त्याला धर्मदृष्टचा इहलोकाचीही प्राप्ति होत नाहीं व परलोकाचीही प्राप्ति होत नाहीं. यास्तव, आपण मला निःशंकपणे आपले अभीष्ट सांगा. आपण जे काहीं वाणीने बोलाल ते सर्व मी करीन. आपण अंतःकरणांत शोक बाळगून नका.”

ह्याप्रमाणे, पिंज्यामध्ये असलेली ती निचारी कपोतश्ची अन्यंत दुःखाकुल होऊन आपल्या पतीला बोलली व त्याजकडे पाढू लागली.

अध्याय एकशें शेचाक्षिसावां.

—०—

कपोताचे अतिथिसंतर्पण.

मीष्म सांगतातः—धर्मसंपादनाच्या युक्तीने भरलेलें तें आपल्या पल्लचिं भाषण ऐकतांच अन्यंत आनंदित शालेला, व म्हणूनच आनंदाश्रूनीं नेत्र मरुन गेल्यामुळे नेत्र संकुचित शालेला तो पक्षी बोलू लागला. प्रथम त्या पक्ष्युपजीवी व्याधाला अवलोकन करून त्या पक्ष्याने शास्त्रोक्त विधीने प्रयत्नपूर्वक त्याचा सत्कार केला; आणि नंतर त्याला म्हटलें कीं, “आपले स्वागत असो. मी आज आपले कोणते कार्य करू तें सांगा. आपण आपल्या मनाला वाईट वाढू देऊ नका. कारण, आपण येथे आहां म्हणजे आपल्याच

गृहीं आहां. यास्तव आपण मला सत्वर सांगा कीं, मी आपले कोणते कार्य करू? आपली इच्छा काय आहे? मी हें आपणांला प्रेमाने विचारीत आहें. कारण, आपण आमच्या घरीं आलेले आहां. आपल्या घरीं जरी शत्रु आला तरी त्याचेही आतिथ्य केले पाहिजे. वृक्षाजवळ जरी त्याचा छेद करण्यासाठीं एखादा पुरुष आला, तरी तो त्याजवरही छाया पाडल्यावांचून रहात नाहीं. आपल्या घरीं आलेल्या पुरुषांचे अतिथ्य कोणीही प्रयत्नपूर्वक केले पाहिजे. त्यांतूनही, पंचयज्ञ करण्याविषयीं प्रवृत्त शालेल्या गृहस्थाश्रमी पुरुषांनें तर विशेषेकरून केले पाहिजे. जो पुरुष गृहस्थाश्रमांत असताही अज्ञानामुळे पंचमहायज्ञ करीत नाहीं, त्याला धर्मदृष्टचा इहलोकाचीही प्राप्ति होत नाहीं व परलोकाचीही प्राप्ति होत नाहीं. यास्तव, आपण मला निःशंकपणे आपले अभीष्ट सांगा. आपण जे काहीं वाणीने बोलाल ते सर्व मी करीन. आपण अंतःकरणांत शोक बाळगून नका.”

हें त्या पक्ष्यांचे भाषण ऐकून व्याध म्हणाला कीं, ‘मला थंडीची फार बाधा होत आहे, यास्तव तीपासून माझें संरक्षण कर.’

असे त्याने सांगतांच त्या पक्ष्याने तेथे भूमीवर आपल्या सामर्थ्यानुरूप वृक्षाचीं पाने पसरली आणि एका पानावर अग्नि आणण्यासाठी तो सत्वर निघून गेला. पुढे, ज्या ठिकाणी निखारे तयार करण्याचे काम चाललेले होते तेथे जाऊन तो अग्नि घेऊन आला व शुक्र शालेल्या पानावर ठेवून त्याने अग्नि प्रज्वलित केला. ह्याप्रमाणे मोठा अग्नि प्रज्वलित करून तो आपल्या घरीं आलेल्या त्या व्याधाला म्हणाला, ‘आपण कशाचीही भीति न बाळगितां खुशाल आपले अवयव शेकून घ्या.’ त्याने असे म्हणतांच ‘ठीक आहे’ असे उत्तर देऊन त्या अग्निजवळ बसून त्या व्याधाने आपले



सर्व अंग शेकून घेतले. नंतर, प्राणांची जणू मध्ये विचार करू लागला कीं, ‘मी हें काय पुनरपि प्राप्ति झालेला तो व्याध अत्यंत आनंदयुक्त केले? अरे! आपल्या कर्मामुळेच निय व होऊन व आनंदाश्रूनी नेत्र भरून गेल्यामुळे क्रूर अशा मजला हा कर्माने मोठा अत्यंत संकुचित झालेल्या दृष्टीने त्या आकाशगामी भयेकर अर्धम घडेल यांत संशय नाहीं! असे पक्ष्याकडे अवलोकन करून म्हणाला कीं, ‘त्वां म्हणून तो व्याध त्या पक्ष्याची ती स्थिति शास्त्रोक्त अशा विधीने मला आहार अर्पण करावा अशी माझी इच्छा आहे. कारण, मला शास्त्रोक्त अशी माझी पाहून आपल्या कर्माची निंदा करीत अत्यंत विलाप करू लागला.

क्षुधेपासून पीडा होत आहे!’

हें त्याचे भाषण ऐकून तो विहंग हाणाला, “ज्या योगाने आपल्या क्षुधेचा नाश करितां र्येईल अशा प्रकारचे माझे ऐश्वर्य नाहीं. आही

अरण्यामध्ये वास्तव्य करून प्रत्यर्ही मिळेल तेवढचावरच निर्वाह करीत असतो. मुनिजनां प्रमाणे आहांजवळ भक्ष्य वस्तूंचा संग्रह नसतो.” असें त्या व्याधाला बोलून त्या ठिकाणी तो पक्षी खिळवदन होऊन बसला. हे भरतकुल-ओष्ठा, त्या वेळी तो आपल्या वृत्तीला दोष देऊ लागला; आणि आतां आपण कसें करावे अशी त्याला चिंता पडली. पुढे थोड्याच वेळांत त्याला कांहीं विचार सुचून तो पक्षी पक्ष्यांचा वथ करणाऱ्या त्या व्याधाला हाणाला, ‘आपण दोन घटका थांबा, हाणजे मी आपणांला तृप्त करीन.’ असें बोलून, शुक्क झालेल्या त्या पर्णांनी त्या पक्ष्याने तो अभि चांगला पेटविला व तो अत्यंत आनंदाने हाणाला, “ऋषि, देवता, पितर आणि महात्मे पुरुष हांना अतिथि-

पूजनामुळे मोठा धर्म घडलेला आहे, असें मी धिःकारपूर्वक उपदेशच केला आहे यांत संशय देंकिलेले आहे. यास्तव, हे सौम्य, आपण मजवर अनुग्रह करा. मी आपणांला सत्य सांगतो, अतिथीचे पूजन करण्याविषयीचा माझ्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे.” असें हाणून प्रतिज्ञा करून त्या महाशानसंपन्न पक्ष्याने जेण हसत हसत तीन प्रदक्षिणा करून त्या अशीमध्ये प्रवेश केला. पक्षी अशीमध्ये प्रविष्ट शाला असें पहातांच तो व्याध मना-

मध्ये विचार करू लागला कीं, ‘मी हें काय केले? अरे! आपल्या कर्मामुळेच निय व क्रूर अशा मजला हा कर्माने मोठा अत्यंत संकुचित झालेल्या दृष्टीने त्या आकाशगामी भयेकर अर्धम घडेल यांत संशय नाहीं! असे म्हणून तो व्याध त्या पक्ष्याची ती स्थिति शालेली पाहून आपल्या कर्माची निंदा करीत करीत अत्यंत विलाप करू लागला.

अध्याय एकशें सत्तेचाळिसावा.

—::—

व्याधाची उपरति.

भीम्य सांगतात:—तो व्याध जरी क्षुधेने अतिशय व्याप होऊन गेलेला होता, तरी तो कपोत अशीमध्ये पडला आहे असे पाहून पुनरपि भाषण करू लागला, ‘निर्बुद्ध आणि क्रूर असणाऱ्या मी हें काय केले! ज्याने आपणावर उपकार केला, त्यालाच भक्षण करून आपले प्राण वांचविल्यास मला संदैव पातक लागेल यांत संशय नाहीं! असे हाणून आपली निंदा करीत करीत तो पुनः पुनः पुनः म्हणाला, ‘मी कोणाच्याही विश्वासास पात्र नाहीं! माझी बुद्धि अत्यंत दुष्ट! संदैव प्रतारणा करावी हा माझा निश्चय! शुभकर्माचा त्याग करून मी हा असा पक्ष्यांचा वथ करणारा व्याध होऊन तेव्हां आतां मी प्रिय असे आपले प्राण, पुत्र आणि स्त्रिया हांचा त्याग करणार व कुधा, तृष्णा आणि सूर्यप्रकाश सहन करून नानापकारचे उपवास केल्यामुळे कृश व म्हूऱ्य नव शिरानीं शरीर व्याप झालेला बनून परलोकसाधन करणार! अहो, स्वतःचा देह अर्पण करून अतिथीचे पूजन करावे असे मला कपोताने दाखवून दिले आहे. यास्तव, मी

आतां धर्मचिंचे आचरण करणार. कारण, धर्म हाच उक्तृष्ट प्रकारच्या गतीचें साधन आहे. धर्मिष्ठ अशा हा पक्षिश्रेष्ठाच्या ठिकाणीं मी हें सद्गतीचे साधन होय.” असे बोलून व मनाचा पूर्ण निश्चय करून तो क्रूरकर्मी व्याध प्रशंसनीय अशा नियमाचे आचरण करून परलोकगमनाच्या उद्देशाने निघून गेला. जातांना त्याने पक्ष्यांला धरण्याची ती काढी, सळई, जाळै व पिंजरा हीं टाकून दिली; आणि त्यांत बद्ध केलेल्या कपोतस्त्रीला बंधमुक्त करून सोडून दिले.

अध्याय एकशें अडेचाळिसावा.

—::—

कपोतस्त्रीचा अग्रिप्रवेश व कपोताचे स्वर्गगमन.

भीष्म सांगतात:—पुढे तो व्याध निघून गेल्यानंतर, दुःखाकुल शालेली व शोकाने घेलून सोडलेली ती कपोतस्त्री पतीचे स्मरण करून विलाप करून लागली. ती मृणाली, “हे कांत, आपण केहाही माझे अग्रिय केल्याचे तिजविषयी हळ्हळत असतात. आपण माझे अनेक पुत्र असले तरीही—दुःख पावत असते; आणि पतीहीन शालेल्या त्या विचाराचे बंधुवी

सदैव लालन केले; माझा बहुमान केला; आणि प्रेमळ, सरळ, हृदयंगम व मधुर अशा भाषणांनी माझा सत्कार केला! पर्वतावरील गुहा, नद्या, झेर आणि वृक्षांचे अभभाग हा ठिकाणी मी आपल्यासह आनंदाने राहिले! आकाशांत तशी गति. आपणाला मिळावी असें त्याच्या संचार करितांना मी आपल्यासहवर्तमान सुखानें मनांत आले. नंतर, अशाच प्रकारची तपश्चर्या विहार केला! हे कांत, पूर्वी मी आनंदांत होते, करून मी उक्तृष्ट प्रकारची गति मिळवीन, पण आज मला तें कांहीच उरले नाही. पिता, असा बुद्धीचा निश्चय करून, पक्ष्यांवर उपबंधु अथवा पुत्र हांनीं जरी कांही दिले, तरी तें जीविका करणारा तो व्याध प्राणत्थाग कर-

परिमित असते; पण पति हा अपरिमित अशा वस्तूचा दाता आहे. मग कोणती स्त्री त्याचे पूजन करणार नाही? पतीसारखा धनी नाही, व पतीसारखे सुख नाही. द्रव्य, किंवद्दुन सर्वस्व हांचाही त्याग करून स्त्रीचे संरक्षण करणारा एक पतिच आहे. हे नाथ, आपल्याचांचून मला हा जीविताशीं कांहीं कर्तव्य नाही. पती-वांचून कोणती साधी स्त्री जिवतं रहाण्याची इच्छा करणार आहे !”

असा नानाप्रकारे हृदयद्रावक विलाप करून, अन्यत दुःखाकुल शालेल्या त्या पतिव्रतेने प्रज्वलित शालेल्या अभीमध्ये प्रवेश केला ! तेव्हां आश्र्यजनक वाहुभूषणे व पुष्टमाला धारण करणारा, सर्व प्रकारच्या अलंकारांनी विभूषित असलेला, विमानामध्ये आरूढ शालेला, पुण्यवान् आणि महात्मे असे पुरुष पूजा करीत असलेला, कर्मांनी युक्त असलेला व शेंकडे कोटि विमाने सभोवतीं असलेला आपला पति तिच्या दृष्टीस पडला ! पुढे, विमानामध्ये आरूढ शालेला तो पैकी स्वर्गामध्ये गेला; आणि त्या कर्माच्या योगाने वहुमान पावून तेथे आपल्या स्त्रीसह आनंदांत राहिला.

अध्याय एकशें एकुणपन्नासावा.

—::—

व्याधाचे स्वर्गप्रयाण.

भीष्म सांगतात:—हे राजा, तो कपोत आणि त्याची स्त्री हीं उभयतां आकाशांत विमानारूढ शालेलीं आहेत असें व्याधाला दिसले. तेहां, राजा, त्या उभयतांना पहातांच मनांत आले. नंतर, अशाच प्रकारची तपश्चर्या विहार केला! हे कांत, पूर्वी मी आनंदांत होते, करून मी उक्तृष्ट प्रकारची गति मिळवीन, पण आज मला तें कांहीच उरले नाही. पिता, असा बुद्धीचा निश्चय करून, पक्ष्यांवर उपबंधु अथवा पुत्र हांनीं जरी कांही दिले, तरी तें जीविका करणारा तो व्याध प्राणत्थाग कर-

प्याच्या उद्देशाने हिमालयाकडे गमन करून त्या व्याधाला उक्तुष्ट प्रकारची सिद्धि मिळाली; लागला. स्वर्गाच्या अभिलाषाने त्याने मम-आणि नंतर अंतःकरणाचा ताप दूर होऊन, त्वाचा त्याग केला होता. तो कोणत्याही स्वर्गमध्ये आपला आत्मा यक्ष, गंधर्व व सिद्ध प्रकारचे कर्म करीत नव्हता व केवळ वायुभक्षण स्थांच्यामध्ये इंद्राप्रमाणे झळकत आहे असे करून होता. पुढे त्याला एक विशाल, कमलांच्या योगाने सर्वत्र विभूषित असलेले, अनेक प्रकारच्या पक्षिसमुदायांनी व्याप झालेले, शीत-जलयुक्त व मनोहर असे सरोवर दिसले. तृष्णांकांत झालेला मनुष्य तें केवळ अवलोकन करितांच निःसंशय तृप्त होऊन जाई असें तें होतें. तथापि, हे पृथीपते, उपवासामुळे अन्यत श्वास झालेला तो व्याध तिकडे अवलोकन सुद्धां हास आहे. पुण्यकर्म केल्यामुळे कपोताला न करितां मोठा निश्चय करून अनेक प्रकार-अन्यत उक्तुष्ट अशा धर्माचे फल अशी गति च्या श्वापदाचे वास्तव्य असलेल्या अरण्यामध्ये मिळाली. जो कोणी मनुष्य प्रत्यही हा वृत्तांत आनंदाने प्रवेश करून लागला. तो तेथें जात श्रवण करील अथवा जो कोणी कथन करील, आहे तोंच त्याच्या शरीरास कंटक लागले व त्याच्या अंतःकरणांत चुकूनही अशुभ कर्म त्यामुळे त्याचे सर्व शरीर ठिन्हविच्छिन्ह होऊन यावयाचे नाही. हे धार्मिकत्रैषा युधिष्ठिर, हा जाऊन रक्ताने अगदीं भिजून गेले. तथापि, धर्म फार मोठा आहे. हा लोकामध्ये गोवध अनेक प्रकारच्या पश्चूनीं व्याप असे-लेल्या त्या निर्जन अरण्यामध्ये तो ब्रमण करून परंतु शरणागताचा वध करणाऱ्या मनुष्याच्या लागला. तदनंतर त्या अरण्यांत प्रचंड वारा पातकाची मात्र निष्कृति व्हावयाची नाही. सुटून वृक्षांचे परस्परांशीं घर्षण होऊऱ्या लागले; असो; हा पवित्र व पापनाशक इतिहास ऋण आणि त्यामुळे त्या वेळीं तेथें अतिराय अभिकरणारा मनुष्य नरकप्राप्ति न होतां स्वर्गसाक्षी जातो. उपन झाला. प्रलयकालीन अभीप्रमाणे क्षुध झालेला तो अभिवृक्षांची दारी असलेले व वेळी आणि त्यांचा विस्तार यांनी व्याप होऊन गेलेले तें अरण्य दग्ध करून लागला. त्या अभीनं ज्वालांच्या योगाने, व वायूने चोहां-कडे उडलेल्या ठिणग्रांच्या योगाने, पशु-पश्यादिकांनी व्याप होऊन गेलेले तें भयंकर अरण्य दग्ध करून सोडले. तेव्हां तो व्याध मुक्ता होते हें सर्व मला कथन करा.

देहत्याग करण्यासाठीं आनंदित अंतःकरणाने देहत्याग करण्यासाठीं आनंदित अंतःकरणाने भडकून गेलेल्या त्या अभीजवळ धावून गेला. कुलोत्पन्न इंद्रोत नामक ब्राह्मणाने राजा जनमेतेव्हां त्या अभीनं त्यालाही दग्ध करून सोडिले! जयाला सांगितलेले व ऋषींनी प्रशंसा केलेले तेव्हां, हे भरतकुलत्रैषा, पातक नष्ट होऊन एक प्राचीन वृत्त सांगतों.

अध्याय एकशे पन्नासावा.

—::—
इंद्रोत आणि जनमेजय यांच्या संबादाचा उपक्रम.

युधिष्ठिर विचारतो:—हे भरतकुलत्रैषा, जें पातक बुद्धिपूर्वक केलेले नसतें, त्यांतून कशी भीष्म सांगतात:—याविषयीं पूर्वीं शौनक-भडकून गेलेल्या त्या अभीजवळ धावून गेला. कुलोत्पन्न इंद्रोत नामक ब्राह्मणाने राजा जनमेतेव्हां त्या अभीनं त्यालाही दग्ध करून सोडिले! जयाला सांगितलेले व ऋषींनी प्रशंसा केलेले

पूर्वीं परीक्षित् राजाचा पुत्र महावीर्यसंपत्ति जनमेजय या नांवाचा एक राजा होता. त्या राजाच्या हातून न कळत ब्रह्महत्या घडली. तेहां त्याच्या पुरोहितासहवर्तमान सर्व ब्राह्मणांनी त्याचा त्याग केला. ह्यामुळे रात्रिंदिवस ताप पावत असलेला तो राजा अरण्यांत निघून गेला. ह्या वेळीं त्याच्या प्रजेनेही त्याचा त्याग केला होता. पण पुढे त्यानें आपले मोठे कल्याण करून घेतले. शोकाच्या योगानें ताप पावणाऱ्या त्या राजानें अतिशय तपश्चयाकेली; व सर्व पृथ्वी पर्यटन करून त्या प्रजाधिपतीनें प्रत्येक देशांतील अनेक ब्राह्मणांना ब्रह्महत्येच्या निवारणाचा उपाय विचारिला. ह्या विषयीचा धर्मपोषक असा जो इतिहास घडला, तो मी तुला सांगतो. त्या पापाचरणानें अंतः-करणांत सारखा जळत असलेला जनमेजय हा प्रशंसनीय आचरण असलेल्या शौनककुलोत्पन्न इंद्रोत मुनीकडे शुश्राव करण्यासाठी गेला. त्याजपार्थीं जाऊन त्याने त्याचे पाय घडधरिले. तेहां तेथें तो राजा आला आहे असे पाहून त्या मुनीने 'हा महापातकी ख्रूणम्बयेचे कशाला आला आहे!' असे म्हणून त्याची अतिशय निंदा केली.

मुनि-हणाला:—आमच्याकडे तुझे काय काम आहे? मला तूं मुळीं सर्शीही करू नको. जा जा. तूं येथे राहिल्यानें आम्हांला आनंद होत नाही. तुझा वास ह्याणजे रक्काचा वास असून तुझे दर्शन ह्याणजे प्रेताचेंच दर्शन होय. तूं अशुभ असून शुभासारखा दिसत आहेस; आणि जरी मृतच आहेस नरीही जिवंत असल्याप्रमाणेच संचार करीत आहेस. तूं ब्राह्मणाच्या मृत्यूस कारणभूत झालेला, अंतःकरण अशुद्ध असलेला व सैदैव पापाचेंच चिंतन पुनः जागा होतोस व उक्तृष्ट अशा मुखामध्ये आहां;

आहेस. तथापि, 'हे राजा, तुझे जीवितही क्षेशयुक्त आहे. ईश्वरानें जो तुला ह्या भूतलावर उत्पन्न केला, तो हीन आणि पापिष्ठ असेच कर्म करण्याविषयीं केला असावा. पितर आपले कल्याण व्हावे अशी इच्छा करितात; आणि तपश्चर्या, देवतांचे आराधन, अभिवादन व सहिष्णुता ह्यांचे आचरण करून पुत्र व्हावे अशी इच्छा करितात. पण तुझ्या ह्या कृत्यानें हा पहा तुझा पितृवंश नरकांत गेलेला आहे! तुजसंबंधानें ह्यांच्या ज्या आशा होत्या, त्या सर्व निरर्थक होऊन गेलेल्या आहेत. ज्यांचे पूजन केले असतां स्वर्ग, आयुष्य, कीर्ति व संतति ह्यांची प्राप्ति होते, त्या ब्राह्मणांचा तूं सैदैव निरर्थक द्वेष करीत आहेस. ह्या पापकर्माच्या योगाने, इहलोकाचा त्याग केल्यानंतर, कायम असो अथवा कांहीं दिवस असो, तुला खालीं मस्तक आणि वर पाय करून नरकांत पडावे लागणार! त्या ठिकाणी कृष्णवर्ण कंठ आणि लोहाप्रमाणे कठीण मुख असलेले गृध्र तुला पीडा देत रहातील. तेथून परत आल्यानंतर तुला पुनः पापयोनीत उत्पन्न व्हावे लागेल. राजा, हा देखील लोक नाहीं, मग परलोक कोठून असणार? असें जें तूं मानीत आहेस, त्याची आठवण तुला यमाच्या गृहामध्ये यमदूत करून देताल!

अध्याय एकशें एकावन्नावा.

—०:—

इंद्रोत व जनमेजय यांचा संवाद.

भीम सांगतात:—याप्रमाणे त्या मुनीने भाषण केल्यानंतर जनमेजय त्याला हणाला, “मी निर्भर्त्सना करण्यास योग्य आहें, ह्याणून च आपण माझी निर्भर्त्सना करीत आहां; मी करणारा असा तूं आहेस. गाढ झोप घेतोस, निय आहें म्हणून आपण माझी निंदा करीत पुनः जागा होतोस व उक्तृष्ट अशा मुखामध्ये आहां; आणि पिःकार करण्यास योग्य आहें

म्हणूनच धिकार करीत आहां ! मी आपल्या-घडेल यांत आश्र्वय तें काय ! ह्याणूनच, बुद्धि-
पाशीं क्षमा प्रागत आहे. माझे हें सर्व कृत्य मानू पुरुष विवेकाचें अवलंबन करून कोणाही
मूर्तिमंत पाप आहे; व त्या योगाने, अभिमध्ये प्राण्यावर केहांही कोप करीत नाहीं. इतकेच
पडल्याप्रमाणे मी सारखा जळत आहे. आपल्या नव्हे, तर तो शोकात्र नसलेला पुरुष ज्ञान-
कर्माचे स्मरण होत असल्यामुळे माझ्या अंत:- स्फुरी प्रासादावर आरोहण करून लोकांविषयीं
करणाला आनंद होत नाहीं. यमापासून देखील हळ्हळ्ठत असतो; व पर्वतावर असणारा मनुष्य
मला अत्यंत दुःखदायक भीति प्राप्त होणार ज्याप्रमाणे भूर्भवीरील वस्तु पूर्णपणे पहातो,
आहे हें खास. आतां हें पापरुपी शल्य त्याप्रमाणे तो आपल्या बुद्धीने सर्व लोकांचें
काढून टाकल्यावांचून मला कसें जिवंत रहातां चरित्र जाणतो. प्राचीन अशा सत्पुरुषांवर
येईल ! अर्थात् माझे प्राण मुळींच वांचणार ज्याचें प्रेम नसते, व जो त्यांच्या दृष्टीसही
नाहीत. यास्तव, हे शौनककुलोत्पन्न, आपण पडत नाहीं, व ज्याचा ते सत्पुरुष धिकार
हा सर्व कोथ सोडून देऊन मजसंबंधाने कांहीं करितात, त्याला ज्ञानप्राप्ति होत नाहीं; आणि
सांगा. मी ब्राह्मणांचा मोठा भक्त होतो, हें तसें शाल्यावद्वाल कोणाला आश्र्वयही वाढत
मी आपणांला आतां पुनरपि सांगतो. माझ्या नाहीं. तुला ब्राह्मणाचें वीर्य आणि वेदामध्ये व
वंशाची येथेच समाप्ति शाळी तरी हरकत नाहीं, शास्त्रामध्येही प्रतिपादन केलेले त्यांचे माहात्म्य
पण त्याला मालिनपणा येऊ नये. ब्राह्मणांचा वथ केल्यामुळे, सजातीयांशी एकमत अस-
लेल्या व कोणीही प्रशंसा करीत नसलेल्या संरक्षण करोत. वा जनमेजया, ब्राह्मणांचा
आमचा आतां अवशेष रहाणार नाहीं; ह्यामुळे तुजवर कोप शाळा नाहीं तर त्या योगाने
स्वतःविषयीं खेद वाढून, वेदसिद्धांतां अशा परलोकप्राप्ति होईल; नाहीं तर तुला पातका-
आपणांलाही मी पुनरपि सांगत आहें की, मुळे ताप भोगावा लागेल. यास्तव, तूं धर्मा-
ज्याप्रमाणे परिवारशून्य असलेले योगी दीनाचे वरच लक्ष्य ठेव.

संरक्षण करितात, त्याप्रमाणे आपण माझे पुनरपि जनमेजय म्हणाला:—हे शौनककुलो-
कायमचे संरक्षण करा. यज्ञ न करणाऱ्या पुरुषांना त्याचा, मला पातकाच्या योगाने ताप होत
कोणत्याही प्रकारे स्वर्गलोकाची प्राप्ति होत आहे. मी धर्मलोप करीत नाहीं व मला
नाहीं; आणि ते पुलिंद, शवर इत्यादि म्लेच्छां-माझी अभ्युदय व्हावा अशी इच्छा आहे.
प्रमाणे केवळ नरकांत जातात. म्हणूनच मलाही मी आपली शुश्रूषा करीत आहें, यास्तव आपण
नरकप्राप्ति होणार ! यास्तव, माझी बुद्धि मजवर प्रेम करा.

लहान मुलाच्या बुद्धीसारखी आहे असे सम- इंद्रोत म्हणाला:—दंभ आणि अभिमान
जून, तिकडे लक्ष न देतां, हे शौनककुलो- यांचे निर्मूलन करून तूं ब्राह्मणांवर प्रेम करा-
तत्त्वज्ञानसंपन्न ब्रह्मन्, पिता ज्या-वेंस अशी माझी इच्छा आहे. हे राजा, सर्व
प्रमाणे पुत्रावर प्रेम प्रेम करितो त्याप्रमाणे प्राण्यांस हितकारक असणाऱ्या धर्माचे स्मरण
आपण मजवर प्रेम करा.”

इंद्रोत म्हणाला:—ब्राह्मण क्रुद्ध शाळा भीतीमुळे, देन्यामुळे अथवा लोभामुळे तुला
म्हणजे त्याच्या हातून अयोग्य असेही कृत्य आपला शिष्य करीत आहें असे नाहीं. माझे

दिव्य आणि सत्य भाषण ब्राह्मणांसहवर्तमान तूं मुळे, त्याला कठोर आचरण करावें लागले श्रवण कर. सारांश, मला कोणत्याही प्रकारचा म्हणजे तो सर्वांना खास दाघ करून टाकीत आहे अभिलाष नसून, जरी सर्व लोक 'हाय! असा लोकांचा निश्चय होतो. जनमेजया, पूर्वी हाय! पिःकार असो ब्रह्मप्राला शिष्य कर-तूं तशा प्रकारचे आचरण करणारा असूनही णान्या हा शौनिकाला !' अरी बडबड करीत आसले, तरीही त्यांना आतां केवळ धर्मावरच लक्ष्य ठेवीत आहेस, व असले व आक्रोश करीत असले, तरीही त्यांना चिरकालपर्यंत भक्ष्यमोज्यादिकांचा त्याग करून तुच्छ समजून केवळ धर्मबुद्धीनिंच मी तुला शिष्य तपश्चर्या केली आहेस, हें सर्व प्राण्यांना अतिकरीत आहें. ह्यामुळे मला लोक धर्मज्ञानशून्य शय चकित करून सोडणारे आहे. ज्याला असें म्हणतील व माझे मित्रही माझा त्याग दुर्लभ असें कांहीं नाहीं असल्या पुरुषांने दान करितील. मी तुला जें कांहीं सांगणार आहें तें ऐकून माझे सुहजन अतिशय संतप्त होतील. कांहीं आश्रयकारक नाहीं. कारण, त्या कारण, महाज्ञानी अशा कांहीं लोकांनाचा गोष्टींचा परस्परांशीं निकट संबंध आहे, असें माझ्या भाषणाचे तच्च कळून येईल. हे भरत-विद्रान् लोक म्हणतात. कोणत्याही कार्याचा कुलोत्पन्ना, ब्राह्मणांसंबंधाने जें कांहीं करावयाचे त्याविषयींचा निश्चय मीं ठरविलेला आहे. असें तूं समज. ते ज्या योगाने कल्याण पूर्णपणे विचार न करणे हेच दैन्याचे कारण आहे. तेच जर विचारपूर्वक केले, तर त्याआहे, असें तूं मजसाठी कर; आणि, हे दया, वेद आणि सत्य हीं पांच व सहावें उक्तुष्ट प्रजाधिपते, ब्राह्मणांशीं द्रोह करावयाचा नाहीं प्रकार केलेले तप हीं पवित्र आहेत. जनमेअशी तूं प्रतिज्ञा कर.

जनमेजय म्हणाला:—हे विप्र, मी आपल्या त्याचा तूं योग्य प्रकारे अंगीकार केल्यास चरणांस स्पर्श करून सांगते कीं, मी आतां तुजला श्रेष्ठ अशा धर्मांची प्राप्ति होईल. तसेच, पुनरपि केल्हाही वाणीने, अंतःकरणांने अथवा पवित्र अशा देशामध्ये गमन करणे हेही अतिक्रियेने ब्राह्मणांशीं द्रोह करणार नाहीं!

अध्याय एकशें वावन्नावा.

—:::—

जनमेजयाचा पापनाश.

शौनक म्हणाला:—मी ज्ञानसंपन्न, महासामर्थ्यवान् व संतोषयुक्त आहें; आणि म्हणूनच, कोणतीही गोष्ट अंतःकरणांत गुप्त रीतीने देवूं शकणाऱ्या अशा तुजला धर्मकथन करणार आहें. तूं प्रथम कठोरपणाचे आचरण करून हा ठिकाणी स्नान करणाऱ्या व जलपान करातां धर्माकडे लक्ष्य देत आहेस हें अत्यंत नामक तीर्थ पवित्र होय असें सांगितलेले आहे. आहें. तूं प्रथम कठोरपणाचे आचरण करून हा ठिकाणी स्नान करणाऱ्या व जलपान करातां धर्माकडे लक्ष्य देत आहेस हें अत्यंत नामुव्याला दुसरे दिवसापासून मरणरूपी आश्रय होय. राजा आपल्या आचरणांने सर्व तप भोगावा लागत नाहीं. तेथून तूं महासर, प्राण्यावर अनुग्रह करीत असतो; आणि त्या-पुकरतीर्थ, प्रभासतीर्थ, उत्तरमानसतीर्थ

व कालोदक नामक तीर्थ शांजवर जा. ह्या प्रमाणेच समज व त्यांचा वध करावयाचा नाहीं योगाने तुला पुनरपि आयुष्याची व जीविताची असा निश्चय कर. आपल्या कार्यामध्ये संदेव प्राप्ति होईल. सरस्वती आणि दृष्टदृती आसक्त राहून तूं मोक्षप्राप्ति करून घे. हे यांचा संगम व मानससरोवर शांजवरही तूं शत्रुतापना, कोणी राजा वर्फासारखा शीतल गमन कर. ह्या सर्व ठिकाणीं यात्रा कर- असतो, अशीप्रमाणे क्रूर असतो, व यमाप्रमाणे णाऱ्या पुरुषाने अध्ययनशील होऊन स्नान गुणदोषांचाही विचार करणारा असतो; आणि केले पाहिजे. दानधर्म सर्वामध्ये पुण्यकारक दुसरा एखादा नांगराप्रमाणे उन्मूलन करणारा व आहे, व त्याहूनही संन्यास पवित्र आहे, असे ब्राह्मप्रमाणे अकस्मात तुटून पडणारा असतो. दुर्ज-मनून सांगितलेले आहे. ह्याविषयीं सत्यवानाने नांच्या ठिकाणीं विद्वत्तेसारखे कांहीं विशिष्ट धर्म सांगितलेल्या कांहीं गाथा सांगत असतात. त्या असले, अथवा ब्राह्मणन्वासारखे कांहीं सामान्य अशा:—ज्याप्रमाणे बालदृशेत असलेला प्राणी धर्म असले, तथापि आपल्याला संदेव जगता-सत्यनिष्ठ असतो,—त्याला पाप अथवा पुण्य हे मध्ये अवश्य वास्तव्य करावयाचे आहे हे कांहीं नसते, त्याप्रमाणेच कोणत्याही लक्षात ठेवावे व त्यांची संगति करूं नये. प्राण्याच्या ठिकाणीं स्वाभाविक दुःख नसते, एखादे दुष्कर्म प्रथमच घडले तर पश्चाताप मग सुख तरी कोठून असणार? तसेच झाल्याने त्या पापापासून मुक्तता होते; दुसऱ्या जे ब्रह्मरूपस्वी झालेले असतील, त्यांना कोण- वेळीं तसे कर्म घडल्यास पुनरपि असे करात्याही प्रकारचा संसर्ग घडला तरीही त्यापा- वयाचे नाहीं असा निश्चय झाल्यास त्यासून सुखदुःख भोगावे लागत नाहीं. इतरांना पासून मुक्तता होते: मी आतां धर्मांचंच आचमात्र स्वाभाविक नसले तरी संसर्गजन्य पाप- रण करीन असा निश्चय केल्याने तिसरे वेळीं पुण्य घडत असते व म्हणूनच सुखदुःख भोगावे घडलेल्या पातकापासून मुक्तता होते; आणि लागते. यास्तव पाप आणि पुण्य ह्या दोहोंचीही शुचिर्भूतपणे अनेक तीर्थयात्रा केल्याने पुण्य निवृत्ति झाल्यानंतर प्राणन्याग करणे हे पातकापासून मुक्त होतां येते. अभ्युदयेच्यु श्रेयम्भकर आहे.

असो: जनमेजया, आतां राजांचिंजे श्रेष्ठ प्रकार- असावे. कारण, जो ज्याचे सेवन करितो तो चं करत्य तें मी तुला सांगतो. हे प्रजाधिपते, साम- तस्त्वरूपी बनत असतो. सुगंधि पदार्थाचा शर्यनें आणि आपल्या ऐश्वर्याचा अंश सर्वानाही संसर्ग ज्यांना होतो ते सुगंधि बनतात; व देऊन तूं स्वर्गप्राप्ति करून घे. ज्याच्या अंगीं ज्यांना दुर्गंधि पदार्थाचा संसर्ग असतो ते दुर्गंधि सामर्थ्य आणि तेज असते, तोच मनुष्य धर्म- बनतात. तपाचे आचरण करण्यामध्ये आसक्त चरण करूं शकतो. हे राजा, ब्राह्मणांच्या हिता- होऊन राहिलेला मनुष्य तत्काल पापमुक्त होतो. साठीं व आपल्याही, सुखासाठीं तूं पृथ्वीचे एक वर्षपर्यंत अशीची उपासना केल्यास लोकाप- संरक्षण कर. पूर्वी ज्याप्रमाणे तूं ब्राह्मणांचा वादापासून मुक्तता होते. तीन वर्षपर्यंत अशीचे धिकार केलास, त्याप्रमाणेच आतां त्यांना आराधन केल्यास भ्रूणहन्त्येच्या पातकापासून प्रसन्न करून घे. ब्राह्मण जरी तुला निकृष्ट मुक्त होतां येते. तसेच महासर, पुण्य, समजूं लागले व अनेक प्रकारांनीं तुझा त्याग प्रभास आणि उत्तरमानस ह्यापैकीं कोणत्याही करूं लागले, तरीही तूं त्यांना आपल्या- तीर्थाची यात्रा शंभर योजने फिरून केली

म्हणजे भ्रूणहत्या करणारा मनुष्य पाप-प्रमाणेण शुभ कर्म आचरण केल्यानें पुरुष सर्व मुक्त होतो. ज्या मनुष्यानें ज्या प्रकारच्या पातकांचा नाश करूं शकतो.

प्राण्यांचा वध केला असेल, त्यानें त्या प्रका- भीष्म सांगतातः—ह्याप्रमाणेण जनमेजय रच्या प्राण्यांना मरणांतून सोडविले तर तो राजाला सांगितल्यानंतर शौनककुलोत्पन्न इंद्रोत प्राणिधातजन्य पातकापासून मुक्त होतो. तसेच, मुनीनें त्याजकदून यथाविधि अश्वमेध यज्ञ अधर्मषणाचा तीनवार जप करीत करविला. त्यामुळे त्या राजांचे पातक नष्ट जलामध्ये बुडी मारावी. असें करणें हें अश्वमेध-होऊन त्याचें कल्याण झाले; आणि त्याची यज्ञाच्या अवभूथासारखें आहे, असें मनूनें कांति प्रज्वलित झालेल्या अशीसारखी होऊन, सांगितलेले आहे. ह्या आचरणानें सत्वर पात-आकाशामध्ये प्रविष्ट होणाऱ्या पूर्णचंद्राप्रमाणे काचा नाश होऊन लोकांमध्ये बहुमान मिळतो व त्या शत्रुनाशक राजानें आपल्या राज्यामध्ये सर्व प्राणी आणि जड मूक असल्याप्रमाणेण त्याजवर प्रवेश केला.

प्रसन्न होऊन रहातात. हे राजा, देव आणि

दैत्य हे सर्वजण मिळून देवगुरु बृहस्पति याज-

कडे गेले व त्याला विचारूं लागले कीं, “हे

महर्षे, आपणांला धर्मजन्य फल व परलोकी

नरकामध्ये उपभोगावयास लागणारे पाणफल हीं

अवगत आहेत. यास्तव, ज्याला पाप आणि

पुण्य हीं समानन्य आहेत अशा योग्यावर पाप-

पुण्यांचा कांहीं प्रभाव चालतो किंवा नाही

हे, आणि पुण्याचे फल व धर्मशील मनुष्याला

पापाचा नाश करातो येतो हे आम्हांला

कथन करा.”

बृहस्पतिने सांगितले:—प्रथम नकट्ठ पातक

वडून पुढे बुद्धिपूर्वक पुण्यकर्म केले, तर क्षार

लावलेल्या मलिन वस्त्राचा मल जसा निवून

जातो तसेच त्या कर्मनिष्ठ मनुष्याचे पातक

नाहीसे होते. पाप कल्यानंतर त्या योगानें प्रत न पावलेल्या व कुलाचे कवल सर्वस्व

आपले अस्तित्व नष्ट होणार असे मनुष्याला बालकाला घेऊन दुःखयुक्त व शोकाकुल होऊन

वायले म्हणजे तो निर्मत्सरपणे व श्रद्धेने आपले रोदन करूं लागले. नंतर त्या मृत बालकाला

कल्याण करून घण्याची इच्छा करितो. जो घेऊन ते लोक स्मशानाकडे चालले. तेथे

पुरुष, पातक केल्यानंतर, सत्पुरुषांचे दोष गेल्यानंतर, अत्यंत दुःखित झालेले ते लोक

उघड असले तरीही ते गुप्त करून ठेवितो, त्याला मांडीवर घेऊन त्यानें पूर्वी केलेल्या

त्याचें कल्याण होते. ज्याप्रमाणे सूर्य उदय भाषणांचे पुनः पुनः स्मरण करून शोकामुळे

पावतांच सर्व अंधकाराचा नाश करितो, त्या-रोदन करूं लागले. त्यांना त्या बालकाला

अध्याय एकशे त्रेपन्नावा.

—::—

गृध-जंबुक-विवाद.

युधिष्ठिर विचारतोः—हे राजद, हे पिता-

मह, एकद मनुष्य मृत झाला असून त्याचे

पुण्यजीवन झाले आहे असे आपण पूर्वी

एकिलेले किंवा पाहिलेले आहे काय?

भीष्म सांगतातः—हे पृथापुत्रा, पूर्वी नैमिषा-

रण्यामध्ये गृध आणि जंबुक द्वा उभयतांमध्ये

वडलेला एक प्राचीनदृष्टिहासरूपी संवाद

जसाच्या तसाच सांगतो, तो श्रवण कर.

कोणा एका ब्राह्मणाला मोळ्या कष्टाने एक

वडून पुढे बुद्धिपूर्वक पुण्यकर्म केले, तर क्षार

पुत्र झालेला होता. पण तो विशालनयन

चालग्यानीं पीडित होऊन घेऊन दुःखयुक्त व शोकाकुल होऊन

तेव्हा कांहीं लोक, तरुणावस्थे-

नाहीसे होते. पाप कल्यानंतर त्या योगानें प्रत न पावलेल्या व कुलाचे कवल सर्वस्व

अशा त्या आपले अस्तित्व नष्ट होणार असे मनुष्याला बालकाला घेऊन दुःखयुक्त व शोकाकुल होऊन

वायले म्हणजे तो निर्मत्सरपणे व श्रद्धेने आपले रोदन करूं लागले. नंतर त्या मृत बालकाला

कल्याण करून घण्याची इच्छा करितो. जो घेऊन ते लोक स्मशानाकडे चालले. तेथे

पुरुष, पातक केल्यानंतर, सत्पुरुषांचे दोष गेल्यानंतर, अत्यंत दुःखित झालेले ते लोक

उघड असले तरीही ते गुप्त करून ठेवितो, त्याला मांडीवर घेऊन त्यानें पूर्वी केलेल्या

त्याचें कल्याण होते. ज्याप्रमाणे सूर्य उदय भाषणांचे पुनः पुनः स्मरण करून शोकामुळे

पावतांच सर्व अंधकाराचा नाश करितो, त्या-रोदन करूं लागले. त्यांना त्या बालकाला

भूमीवर टाकून परत जाण्याचे धैर्य होईना. मृत झाला आहे असा त्यांचा पूर्णपणे निश्चय तेहां त्यांचा तो रोदनशब्द ऐकून एक गृध ठरला; आणि त्याचे पुनर्दर्शन होण्याची आशा त्यांच्या जवळ येऊन म्हणाला कीं, “अहो, नसल्यामुळे ते नानाप्रकारे अल्यंत आक्रोश आपल्या हा एका पुत्राला येथे सोडून देऊन करीत जाऊ लागले. आपल्या पुत्राचा त्याग तुम्ही निघून जा; फार वेळ लावून नका. ह्या करितांना तो मरण पावऱ्याची सर्वांची खात्री लोकामध्ये हजारों पुस्त आणि हजारों ख्रिया झाटी होती, व हाणूनच न्याच्या जीवितांचा कालगतीनं संबंध जडलेला असतो. विषयीं त्यांना आशा राहिली नव्हती. त्या तथापि शेवटीं बांधवांना त्यांचा त्याग करून वेळी ते गमन करण्यासाठीं मार्ग व्यापून उभे जावै लागते. आपण या सर्व जगताकडे दृष्टि राहिलेले होते, इतक्यांत, काकपश्यान्या पंखाचा. हे सुखदुर्खांचे अधिश्वानच आहे. संयोग प्रमाणे शरीराचा वर्ण असलेला एक जंबुक आणि वियोग हीं एकापुढे एक अशा रीतीनं आपल्या बिढ्यांतून निघून गमन करणाऱ्या प्राप्त होत असतात. जे लोक मृत मनुष्याला त्या लोकांना हाणाला, “खरोखर, मनुष्यं हीं घेऊन जातात, अथवा जे जात नाहीत, ते असिंशय निर्दद्य आहेत! अरे मूढांनो, अद्यापि देखील आपापल्या आयुष्याच्या मानाने पर- सूर्य अस्ताला गेलेला नाहीं; तुम्ही या पुत्रालोकीं जातच असतात. ह्या बालकांचेही आयुष्य वर येते करा, येथे वसा, भीति चाळगून नका. इतकंच होते. तेहां आतां गृध, जंबुक इन्या-एका क्षणामध्ये देखील अनेक प्रकार घडून दिक्कांनी व्याप असलेल्या व इतमत्त: अनेक येत असतात. तेहां कदाचित हा जिवंत सुद्धां अस्थि पडलेल्या असल्यामुळे भयाण दिस- होईल. अरे निर्दयांनो, तुम्ही आपल्या पुत्राणाऱ्या आणि सर्व प्राण्यांच्या अंतःकरणांत विषयींच्या प्रेमाचा त्याग करून या बालकाला भीति उत्पन्न करणाऱ्या ह्या स्मशानामध्ये तुम्ही स्मशानांत सोडून देऊन काय हाणून चाललां आतां बसू नका. कोणाही मनुष्याचा कोणी आहां? ज्याच्या केवळ भाषणानें देखील तुमचे प्रिय असला अथवा शत्रु असला, तरी तो अंतःकरण प्रसन्न होत होते, त्या मधुर भषण एकदा मरण पावऱ्यानंतर पुनरपि जिवंत होत करणाऱ्या ह्या बालावरूप्येत असलेल्या पुत्रानसतो. हा असा प्राण्यांचा क्रमच आहे. विषयीं तुमचे प्रेम सुद्धां नाहीं काय? पशु-मृत्युलोकामध्ये जन्मास आलेल्या प्रत्येक पक्ष्यांमध्ये देखील पुत्रप्रेम कसे असते इकडे प्राण्याला मरण हें यावयांचं, हा मार्ग कृतांताने तुम्ही लक्ष्य या! वस्तुतः आपल्या पुत्रांचे जीवित दरविला असल्यामुळे, मृत झालेल्या प्राण्याला वांचविल्यामुळे त्यांना कांहीं फलप्राप्ति होते पुनरपि कोण जिवंत करू शकणार? आतां असे नाहीं. तथापि, पारलौकिक गतीविषयीं लोकांनी आपापलीं कामे बंद केली आहेत व निशा चाळगिणाऱ्या मुनिजनांची ज्याप्रमाणे सूर्य अस्ताला चालला आहे. तेहां तुम्ही आतां यज्ञक्रिया चाललेली असते, त्याप्रमाणेच पुत्र-ह्या पुत्राविषयींचा खेह सोडून देऊन आपल्या प्रेमानें बद्ध होऊन गेलेले चतुष्पाद, पक्षी, कीडक वसतिस्थानाकडे निघून जा!”

इन्यादि प्राण्यांमध्येही पुत्रपेषणाचे काम हे राजा, हे गृधांचे भाषण ऐकून ते बांधव चाललेले असतो. पुत्राच्या योगाने आनंद त्या पुत्राला भूतलावरूप सोडून देऊन अल्यंत मानणाऱ्या त्या प्राण्यांना इहलोकीं अथवा आक्रोश करीत जाऊ लागले. त्या वेळी तो परलोकीं त्याजपासून कांहीं लाभ झाला आहे

असें दिसून येत नाहीं. तथापि ते आपल्या ज्याचा त्याग केला ओह व म्हणूनच जे काष-
संतीचे उत्कृष्ट प्रकारे पालन करीत असतात. तुल्य आणि चैतन्यशून्य होऊन पडले आहे,
पुढे प्रिय पुत्र दृष्टीस पडले नाहीत ह्याणून त्यांज- त्याच्यासंबंधाने आतां तुम्ही काय म्हणून
विषयींचा शोक कायम रहात नसतो; व थेरो शोक करितां? ह्याहून तुही स्वतःसंबंधानेच
आल्यानंतर ते पुत्रही कधीं आपल्या माता-कां शोक करीत नाहीं? अरे, ज्या योगाने तुम्ही
पितरांचे पोषण करीत नसतात. पण मनुष्यां-पापमुक्त व्हाल अशा प्रकारची कटक तपश्चर्या
च्या अंगीं तितके प्रेम कोठून असणार? त्यांना करा. तपश्चर्येच्या योगाने सर्व कांहीं मिळते.
शोकच करावा लागणार! अरे, तुमच्या वंश-ह्या तुमच्या विलापाचा काय उपयोग होणार!
स्थितीला आधार असणाऱ्या ह्या पुत्राला अनिष्ट दैव शरीराबोवरच निर्माण झालेले
सोडून देऊन तुही चाललां कोणीकडे? येथे असते व त्यामुळे तुम्हांला अपार शोक देऊन
पुष्कळ वेळ वसून अशु ढाळा: पुष्कळ वेळ-हा बालक चालला आहे. द्रव्य, धेनु, सुवर्ण,
पर्यंत ह्याच्याकडे प्रेमानें पहा. प्रिय वस्तूचा व रत्ने, मौक्किके आणि संताती हीं सर्व तपश्चर्या-
विशेषकरून असल्या प्रिय वस्तूचा त्याग करणे मलक आहेत. तपाच्याच योगाने त्यांची प्राप्ति
अतिशय कठीण आहे. क्षीण व मरणोन्मुख होत असते. प्राण्याने ज्या प्रकारांचे कर्म केले
झालेल्या आणि अनेक मनोरथ असलेल्या असेल, त्याच्या अनुरोधाने त्याला सुखदुःखांची
प्राप्त्याचे बांधव ज्या टिकाणीं असतात, त्या प्राप्ति होते. प्राणी हा जन्मकालीं सुखदुःखे
टिकाणीं इतर अर्थात् त्याचे अनिष्ट चिंतन बरोबर घेऊनच आलेला असतो. पित्याच्या
करणारे लोक राहू शकत नाहीत: पण बांधव पूर्वजन्मीच्या कर्मांने पुत्र अर्थवा पुत्राच्या
नसले तर तेथे त्यांचा प्रवेश होऊ शकतो. पूर्वकर्मांने पिता अन्यमार्गाने जाऊ शकणार
प्राप्त हे प्रत्येकाला प्रिय असतात व प्रेम हें नाहीं. कारण, ते आपल्या पापपुण्यांनी
सर्वाच्याच अंतःकरणांत उन्पन्ह होत असते. बद्ध होऊन गेले असतात. आतां तुही प्रथल-
तिर्यजातीमध्ये देसील प्रेम किती असते ते पूर्वक धर्मचरण करा, अधर्माकडे लक्ष्य जाऊ देऊ
आपण पहा. अरे, ज्ञान केल्यामुळे व पृष्ठ-नका. योग्य वेळी देवब्राह्मणांची सेवा करीत जा.
मालांच्या योगाने विषयित असल्यामुळे नुक-शोक व दैन्य यांना त्याग करा, पुत्रप्रेमापासून
ताच विवाह झाल्याप्रभाणे दिसणाऱ्या ह्या कमल-निवृत्त व्हा, व हाला ह्या मैदानांत सोडून देऊन
पत्राप्रभाणे विशाल आणि चंचल दृष्टि अस-सत्वर परत फिरा. प्राणी जे कांहीं शुभ अर्थवा
लेल्या पुत्राला सोडून देऊन तुही काय अन्यंत भयंकर कर्म करीत असतो, त्याचे फल
ह्याणून जात आहां?"

ह्याप्रभाणे हृदयद्रावक व शोकपरिप्लुत उपयोग होणार? येथे आपल्या प्रिय बांधवाला
भाषण करणाऱ्या जंबुकांचे ते शब्द एकून ते आणन सोडला म्हणजे बांधवजन उभेही
सर्व लोक प्रेताच्या सरक्षणासाठीं परत फिरले. रहात नसतात. ते प्रेताविषयींचा स्नेह सोडून
तेव्हां गृध म्हणाला, "अरे, हे धैर्यशून्य देऊन निघून जातात. त्या वेळी त्यांचे नेत्र
मनुष्यांनो, ह्या क्रूर, अल्पबुद्धि आणि क्षद्र दुःखांशीं भरून आलेले व आरक्षवर्ण झालेले
अशा जंबुकाच्या भाषणावरून तुम्ही काय असतात. सुझ असो, मूर्ख असो, सधन असो
म्हणून परत फिरलां आहां? पंचमहाभूतांनीही अर्थवा निर्धन असो, प्रत्येक मनुष्य शुभाशुभ

कर्मच्या अनुरोधानें मरण पावतोच. आतां त्याग करून तुळी चाललां आहां कोटें? फार तुम्ही शोक करून काय करणार? आणि मृत वेळ नसला तरी सूर्य अस्ताला जाऊ या व मनुष्याविषयांशी शोक तरी काय म्हणून करीत संध्याकाळ तरी होऊ या. मग तुळी हवें तर आहां? अरे, कालाची सर्वावर सत्ता आहे पुत्राला घेऊन जा अथवा एथेंच बसून रहा. व सर्वावर सारख्याच मकारची दृष्टि ठेवणे गृध्र हृषणाला:-अरे मनुष्यांनो, मला हजार हा त्याचा धर्म आहे. म्हणूनच तुम्हीं शोक वर्ष पूर्ण झालेलीं आहत, पण कोणीही एखादा केल्यामुळे तो तुमच्या पुत्राला सोडील असें पुरुष, स्त्री अथवा झांबी मरण पावल्यानंतर मुळीच नाहीं. तरुण, बाल, बृद्ध अथवा गर्भा- पुनरपि जिवंत झाल्याचं माझ्या पहाण्यांत मध्यें वास्तव्य करणारे हा सर्व प्राण्यांना मृत्यु हा नाहीं. किंत्येक प्राणी गर्भामध्येच मृत होतात; येतोच. कारण हा जगाची अशी रहाईच आहे.” किंत्येक उत्तम होतांच मरण पावतात; किंत्येक जंबुक म्हणाला:-अरे! पुत्रेमाने घेऊन कांस चालू लागल्यानंतर मरण येतें; व किंत्येक सोडल्यामुळे तुम्ही अल्यंत शोक करीत असतां तसणावस्थेत मरण पावतात. हा लोकामध्ये हा अल्पबुद्धि गृध्रांने हा ठिकाणीं तुमचं प्रेम चतुर्पाद आणि पक्षी ह्यांचीही भाग्य अनिव्यच शिथिल करून सोडलं आहे; आणि म्हणूनच, असंत. स्थावर असोत अथवा जंगम असोत, शांतिजनक व प्रत्यय दाखविणार असे जे आयुष्मर्यादा ही प्रत्येकापुढे उभाचि असते. शब्द ह्याने उत्कृष्ट प्रकारे संगितले, त्यांवरून, प्रियपक्षीचा वियोग झालेले व पुत्रोकाने त्याग करण्यास अशक्य अशा प्रेमाचाही त्याग युक्त असणारे अनेक लोक प्रत्यहीं शोकाने करून तुम्हीं लोक चाललां आहां. अरे, दग्ध होत हा स्मशानांतून गृहाकडे जात पुत्राचा वियोग झाल्यानंतर, तो मृत झाल्यामुळे असतात. हजारों अप्रिय लोक आणि शेंकडों ओसाड दिसाण्या गृहादिकांमध्ये गेल्यावर प्रिय मनुष्ये ह्या ठिकाणीं सोडून देऊन त्यांचे मनुष्यं वत्साचा वियोग झालेल्या धेनूप्रमाणे बांधव अल्यंत दुःखाकुल होऊन गृहाकडे गेलेले आळोश करीत असतात व त्यामुळे त्यांना आहेत. हा तुमचा बालक चैतन्यशूल्य व दुःख होत असंत. या भूतलावर मनुष्यांना हृषणूनच निस्तेज झाला असून काष्ठतुल्य बनून शोक किंती होतो तें आज मला कळून आले आहे. गेलेला आहे. ह्याचा तुळी त्याग करा. ह्याचं अरे, प्रयत्न हा संदेव केलाच पाहिजे, हृषणजे चैतन्य देहांतरामध्ये प्रविष्ट झालेले आहे; आणि देवान्या अनुरोधाने कार्यसिद्धि होते. देव शरीर प्रेत व हृषणूनच काष्ठतुल्य होऊन गेलेले आणि उद्योग हा दोहोंना कर्मच्या अनु-आहे. ह्याचा जीव नष्ट झाला असूनही तुळी रोधाने फल मिळते. मनुष्याने केंहांही खिळ अजून याला कांसोडून जात नाहीं? हे होऊन जाऊ नये. खेदापासून सुख कोठून तुमचे प्रेम निरर्थक आहे व ह्याच्या जीवितामिळणार? प्रथलाच्याच योगाने अभीष्ट संबंधीचाही प्रयत्न व्यर्थ आहे. ह्याच्या वस्तुची प्राप्ति होते. तेहां तुळी असे निर्दय- नेत्राला दिसत नाहीं व कर्णालाही ऐकूं येत पणे काय म्हणून निधून चाललां आहां? अरे, नाहीं. तेहां आतां याला सोडून तुळी सत्वर तुमच्या मांसापासून उत्पन्न झालेला व तुमचे आपल्या गृहाकडे कां जात नाहीं? मोक्ष-केवळ अर्धे शरीरच असून पितृवंशास कारण- धर्माच्या अनुरोधाने अल्यंत निष्ठुरपणार्ची पण भूत असलेला जो हा पुत्र, त्याचा अरण्यामध्ये युक्तिपूर्ण वाक्ये मी तुळांस सांगत आहें.

यास्तव, तुही सत्वर आपल्या गृहाकडेच निघून तो त्यांचा रोदवधानि ऐकतोंच गृध पुनरपि जा. हे मनुष्यांनो, मला बुद्धि आणि अनुभव- त्यांच्या समीप येऊन बोलूं लागला. जन्य ज्ञान असून मी दुसऱ्यालाही विचार- गृध ह्याणालाः—अरे, तुमच्या अश्रुपाताने शक्ति व ज्ञान देऊं शकतो; व ह्याणुनच मीं भिजून गेलेला व तुमच्या करस्पर्शानें अतिशय आपलें भाषण तुमच्या कानावर घातलें आहे. पीडित होऊन गेलेला जो हा बालक, तो यास्तव आतां तुही परत फिरा. मृत मनुष्याला यमधर्माच्या आज्ञेवरून केवळांच मरण पाव- पाहिल्यानें अथवा त्याच्या कृत्यांचे स्मरण लेला आहे! तपश्चर्या करणारे, द्रव्यसंपत्त केल्यानें शोक दुष्ट वाढो ! आणि महाबुद्धिमान हे सर्व लोक मृत्युच्या

असें हें गृधाचें भाषण ऐकून मनुष्ये परत अधीन होत असतात. सारांश, हें विश्व फिरूं लागली. तेव्हां जंबुक सत्वर तेथें आला; ह्याणजे केवळ प्रेतांच नगरच होय. बांधवही व त्याने त्या डिकाणीं झांपीं गेल्याप्रमाणे पड- हजारों बाल आणि हजारों कुद्ध त्यांचा त्याग लेल्या त्या बालकांडे अवलोकन केले.

करून रात्रंदिवस ह्या भूतलावर दुःखाने वास्तव्य करीत असतात. शोक कर्मी करितां यावा

जंबुक म्हणाला:-अरे, सुवर्णप्रिमाणे शरीर- म्हणून तम्ही या दुराघ्रहाला पडूं नका. ह्या कांति असलेल्या, अनेक भूषणांनी अलंकृत लोकामध्ये पुनरपि याला जीवप्राप्ति होणे ज्ञालेल्या व पित्यास पिंड देणाऱ्या या पुत्राचा हैविल अथवा तुमचे तुमचे प्रेम विच्छिन्न होईल अथवा एकदा मृत होऊन प्राण्याने दंहत्याग केला ह्याणजे तुमचे काय द्याण एकदा मृत होऊन प्राण्याने दंहत्याग केला होईल. पूर्वी अमोघपराक्रमी श्रीरामाकूदून जिवंत करितां येणे शक्य नाहीं ! आतां भग- धर्माच्या अनुरोधाने जंबुक नामक शुद्धाचा वान् रुद्र, कार्तिक्य, ब्रह्मदेव अथवा विष्णु हे वध ज्ञाला असतां एक ब्राह्मणपुत्र जिवंत जर याला वरप्रदान करतील, तर हा बालक ज्ञाल्याचे आमच्या ऐकण्यांत आहे. तसेच, जिवंत होण्याचा संभव आहे. केवळ अश्रु राजर्षि खेत ह्याच्या पुत्राचे आयुष्य पूर्ण भरले दाळन्याने, सुस्कोर दाकल्याने अथवा पुण्यकृद होतें, तथापि धर्मनिष्ठ खेतानें मृत ज्ञालेलाही रोदन केल्यानं हा पुनरपि जिवंत होणार नाहीं. तो बालक पुनरपि जिवंत केला. तशाच मी, हा जंबुक आणि ह्या पुत्राचे बांधव अस- रीतीनें आपल्याला एखाद्या सिद्धाची, मुनीची लेले तुम्ही हे सर्व धर्म आणि अर्थम ह्या दोहों- अथवा देवतेची गांठ पडेल, आणि दीन होऊन चाही अंगीकार करून कोण्या एका मार्गा- ह्या डिकाणीं रोदन करीत वसलेल्या तुक्ष्यांवर प्रव्यं आहों. दुसऱ्याचे अप्रिय करणे, कठोर तो दयाही करील.

भाषण, परद्रोह, परत्ती, अधर्म आणि असत्य

असें जंबुकाने सांगितल्यानंतर, ते शोका- यांचा सुज मनुष्यांनें अत्यंत त्याग केला कुल ज्ञालेले पुत्रप्रीतियुक्त लोक त्याचे मस्तक पाहिजे. धर्म, सत्य, शास्त्र, न्याय्य क्रिया, मांडीवर घेऊन अतिशय रोदन करूं लागले. प्राण्यांवर मोठी दया, सरलता आणि प्रामाणिक-

पणा ह्यांच्यामार्गे प्रयत्नपूर्वक लागा. माता, पिता, त्याचा या भुतलावर त्याग करून कोठें निघालां बांधव आणि मित्र हे ज्यांना जिवंत असलेले आहां? हा अव्यंत स्वरूपसंपन्न व कांतीनें दृष्टीस पडत नाहीत, त्यांच्या धर्माचा विपर्यास जण झळकत असलेला बालक जिवंतच आहे ज्ञालेला असतो. अशा टिकाणीं मनुष्यांचं काय असे माझ्या मनाला वाढत आहे व त्यांत चालावयाचं आहे? अरे, जो नेत्रांने पहात संशयही नाहीं. अरे, ह्याचा नाश ज्ञालेला नाहीं व कोणत्याही प्रकारची हालचाल करीत नाहीं; मुळींच ज्ञालेला नाहीं! तुम्हांला सुख-नाहीं, त्या ह्या तुमच्या पुत्रांचं आयष्यव्यव नाहींसे प्राप्ति होणार! पुत्रशोकांने संतप्त ज्ञाल्यामुळे होऊन गेले आहे. तेहां आतां तुम्ही रोदन करीत आज तुम्ही त्याच्यासाठीं मरण पावणेच योग्य असून काय करणार!

आहे! पूर्वी तुम्ही ह्यांच्यापासून सुख होईल

असें गृधारांने सांगतांच. शोकांने व्याप असा तर्क केला होता; व स्वतः याचं सुखानें होऊन गेलेले त बांधव न्या पुत्राला भूमीवर पालन केले होते. असें असतां आज एखाद्या ठेवून पुत्रप्रेमांने ताप पावत गृहाकड निघून निर्बुद्ध मनुष्याप्रमाणें ते सर्व सोडून देऊन ह्या जाऊ लागले. तेहां जंबुक मृणाला, “हा पुत्राचा त्याग करून कोठें चाललां आहां?” मृत्युलोक मोठा भयंकर आहे! हा सर्व प्राण्यां- भीम सांगतात:—हे राजा, धर्मविरोधी, चा नाश करणारा आहे! ह्या टिकाणीं आम- प्रिय पण मिथ्या भाषण करणारा, व रात्र केव्हां दृष्टांचा वियोग होतो आणि जीवितही अल्य येईल याची वाढ पहात असलेला जो तो असते. ह्या मृत्युलोकांतील स्थितीमध्ये असन्य स्मशानवार्सी जंबुक. त्यांने आपल्या कार्याविपूल असून सत्य स्वल्प आहे: व अतिप्रलाप सार्टी अमृततुल्य अशा भाषणांनीं तेथे असव अप्रिय भाषण हीं भरलेली असून शोक लेल्या त्या प्रताचे बांधवांची मनोवृत्ति द्विया आणि दुःख यांची ह्यामध्ये अभिवृद्धि आहे. करून सोडली. तेहां गृह मृणाला, “अहो, यामुळेच या स्थितीकड पहातां मला हा मन्यु- हा अरण्यप्रदेश प्रेतांनीं व्याप ज्ञालेला असून लेंक क्षणभर दर्बाल आवडत नाहीं. अरे! येथे यक्षराक्षसादिकांचा संचार आहे. हिवायधिकार असो तुम्हांला! अरे कठारांना. तुम्ही धूकांच्या ध्वनीने हा दणाणून गेलेला आहे. हा या गृधाच्या भाषणावरून निर्बुद्ध मनुष्या- नीलमेधाप्रमाणे दिसत असून फार भयंकर आहे. प्रमाण पुत्रप्रेमाचा त्याग करून कसे चालला तेहां तुम्ही येथे प्रेत ठेवून प्रतर्कमं करू लागा. आहां! हे मनुष्यांना, तम्ही पुत्रशोकांने प्रदीप जोंपर्यंत सूर्य अस्ताला गेला नाहीं व जोंपर्यंत ज्ञालेल असून ह्या संस्कारशूल्य अंतःकरण अस- दिशा स्वच्छ आहेत, तोंपर्यंत तुम्ही याचा लेल्या दुष्ट गृधाचं भाषण एकून परत काय त्याग करून प्रेतकर्मे करू लागा. आतां सासाऱे निघाले आहां? अरे. सुखानंतर लागलेंच कर्कश ध्वनि करू लागले आहेत, जंबुक-दुःख येते व दुःखाच्या पाठीमागृन सुखही खिया भयंकर ओरडत आहेत, व सिंह गर्जना येते. हा लोक सुख आणि दुःख ह्या दाहों- करू लागले आहेत. कारण. सूर्य अस्ताला नीही व्याप ज्ञाला आहे. यामुळे येथे एक- चालला आहे. या चितांच्या नीलवर्ण सारखे असें एकच कांहीं रहात नाहीं. अरे धूमांने वृक्षहीं रंगून जात आहेत. कांहीं मूर्खांनो, तुमच्या कुलाच्या शोभेला कारण- आहार नसल्यामुळे स्मशानांतील देवता गर्जना भूत असतुणारा जो हा स्वरूपसंपन्न बाल पुत्र, करू लागल्या आहेत. ह्या अव्यंत भयंकर

अशा प्रदेशामध्ये विक्राळ स्वरूपाचे अनेक त्यांना हे उभयतां स्वकार्यपटु ब्रम पाढूं लागले. प्राणी आहेत. ते मांसभक्षक प्राणी कोपाविष्ट याप्रमाणे ते उभयतां शास्त्रज्ञ विवाद करीत होऊन तुम्हांला दरडावणी दाखवितील. शिवाय, आहेत व प्रेताचे बांधव बसले आहेत, इत्हा वनप्रदेश झणजे मूर्तिमंत्र क्रौर्य आहे. या-क्यांत देवी पार्वतीने प्रेरणा केल्यामुळे कृपाद्विद्विती मुळे आज तुम्हांला भीति उत्पन्न होईल. तेव्हां देव श्रीशंकर त्या ठिकाणी आले; आणि त्या सर्व काष्ठतुल्य झालेल्या पुत्राचा तुक्षी आतां त्याग मनुष्यांना, मी शंकर आहे, व मी तुम्हांला वरपदान करा आणि जंबुकाचे बोलण्याकडे दुर्लक्ष करितो, असे म्हणाले. तेव्हां दुःखाकूल झालेले करा. आतां निष्कल आणि असत्य अशी हीं ते सर्व लोक प्रणाम करून उभे राहिले व जंबुकाचीं भाषणे जर तुक्षी सर्वजण अज्ञपणे म्हणाले कीं, “आम्हां सर्वांचा एकुलता एक ऐकत बसलां, तर तुक्षीं सर्वांचाही नाश होईल!” पुत्र नष्ट झाला असून तो जिवंत व्हावा अशी

जंबुक म्हणाला:—उभे रहा! येथे तुक्षींला आमची इच्छा आहे. यास्तव, या पुत्राला जीवदान मिण्याचें कारण नाहीं! जोंवर सूर्य तळपत करून आपण आम्हांला आमचें जीवित यावे.” आहे तोंवर तुक्षी या पुत्रासंबंधाने खेद न ह्याप्रमाणे त्यांनी भाषण केले असतां, आनंदाळगितां प्रेमाने रहा. मग मोकळे मन करून दाश्रींनी नेत्र भरून जाऊन भगवान् शंकरांनी स्वच्छंदपणे रोदन करा; आणि प्रेमाने चिरकाल त्या बालकाला शंभर वर्षे आयुष्य दिले; आणि त्याजकडे अवलोकन करा. जोंवर सूर्य आहे त्या गृध्र व जंबुक ह्या उभयतांनाही, सर्व तोंवर तुक्षी येथे रहा. या मांसभक्षकाच्या प्राण्यांचं हित करण्याविषयीं आसक्त असणाऱ्या भाषणाचा काय उपयोग आहे? जर तुक्षी या भगवान् शंकरांनी क्षुधेचा नाश करणारा गृधारीं कडक आणि आवेशाचीं भाषणे अंतः- असा एक वर दिला. तदनंतर त्या सर्वांनी करणाला मोह पडल्यामुळे मनावर घेतलीं, तर आनंदाने श्रीशंकराला नमस्कार केला; आणि तुक्षींला पुत्र नाहींसा होईल!

कुमारसंजीवन.

भीष्म सांगतात:—हे राजा, तो गृध्र पुत्र चिरकाल अभाव. स्थिरनिश्चय आणि देवाधिमृत झाला आहे असें हाणे, व जंबुक मृत देवाचा अनुग्रह यांच्या योगाने सत्वर फल-झाला नाहीं असें हाणे. याप्रमाणे, क्षुधाकांत प्राप्ति होते. पहा हा दंवयोग! बांधवांचा झालेले ते उभयतां त्या प्रेताच्या बांधवांना निश्चय आणि दीन होऊन रोदन करीत अस-सांगूं लागले! हे राजा, आपल्या कार्याविषयीं लेल्या लोकांचे केलेले हें अश्रुप्रमार्जन पहा! तत्पर असलेले ते उभयतां गृध्र आणि जंबुक निश्चयाची पाठ धरिल्यामुळे लवकरच श्री-क्षुधेने आणि त्रैषेनं श्रांत असल्यामुळे शास्त्राच्या शंकरांचा अनुग्रह होऊन दुःखग्रस्त लोकांनाही अनुरोधाने अशी बडवड करूं लागले; व सुखप्राप्त झाली. असो; हे भरतकुलश्रेष्ठा, श्री-शास्त्रज्ञानसंपन्न अशा त्या उभयतां पशुपक्ष्यांचीं शंकरांच्या प्रसादाने पुत्राचे पुनरुज्जीवन झाल्या-अमृततुल्य वाक्यं श्रवण करून ते प्रेतांचे बांधव मुळे ते सर्व बांधव आश्रव्यचकित व आनंदित एकदा उभे रहात आणि एकदा चालूं लागत. होऊन गेले. हे राजा, तदनंतर बालकासंबंधीचा त्या वेळीं शोक आणि दैन्य यांनी घेरून शोक सोडून देऊन त्या आपल्या पुत्राला घेऊन सोडलेले ते बांधव रोदन करीत बसले; व ते बांधव आनंदित अंतःकरणाने सत्वर नगरा-

कडे निधून गेले. हें ज्ञान चार वर्णास योग्य अशा धर्माच्या द्वारानें सर्वांच्या अनुभवास आणून दिलेले आहे. असो; हे राजा, धर्म अर्थ आणि मोक्ष ह्यांच्याशी संबद्ध असलेला हा इतिहास तूं श्रवण कर. कारण, याचे सदैव श्रवण केल्याने मनुष्याला इहलोकीं व परलोकीं आनंदप्राप्ति होते.

अध्याय एकशे चौपन्नावा-

—०—

शाल्मलिवृक्षाची कथा.

युधिष्ठिर विचारतोः—हे पितामह, एखादा समीपच वास्तव्य करणारा शत्रु बलाट्य, उपकार किंवा अपकार करण्याविषयीं समर्थ, आणि उद्योगसंपन्न असला, व एखादा क्षुद्र, स्वल्पसैन्य आणि असमर्थ मनुष्याने अज्ञानाने आत्मशत्राघा करून चिनतोड असे शब्द बोलून त्याच्याशी द्रोह संपादन केला, व त्यामुळे तो कोपाविष्ट होऊन निर्मूलन करणाऱ्या इच्छेने

भीम सांगतातः—हे भरतकूलश्रेष्ठा, याविषयीं शाल्मलि वृक्ष आणि वायु यांचा एक प्राचीन संवाद इतिहास म्हणून सांगत असतात. तो असा—

हिमवान् पर्वतावर एक मोठा अनेक वर्षे होऊन राहिले आहेत, हें एक तुश्या ठिकाणी वाढलेला वनस्पति होता. त्याला अनेक शाखा, रमणीय दिसत आहे. तुश्या ठिकाणी पुर्ये अनेक संकंघ व पत्रे होतीं. हे महावाहो, उत्पन्न करून आनंद देणारा काल आला त्याच्या छायेमध्ये, ऊऱ्याने पीडित झालेले म्हणजे अन्यंत हृदयाकर्षक शब्द करणाऱ्या ह्या व अमांच्या योगाने व्याकूळ होऊन गेलेले सर्व पक्षांचे निरनिराळे मधुर ध्वनि ऐकूं येतात. मत गज व इतरही पशु येऊन विश्रांति घेत तसेच, हे शाल्मले, आपल्या अनेक कळपांच्या असत. त्याचा घेर चांसरों हात असून छाया योगाने शोभणारे हत्ती ऊऱ्याच्या योगाने दाट होती. त्याजवर शुकसारिकाप्रभूति पक्षी पीडित होऊन गर्जना करीत तुजपाशीं येतात वास्तव्यं करीत होते; व तो पुष्पफलसंपन्नही व सुख पावतात. त्याचप्रमाणे अनेक प्रकार होता. समुदायाने मिळून जाणारे व्यापारी रच्या परशूच्या योगानेही तुजला शोभा येत

लोक व अरण्यवासी तपस्ची मार्गातून जातांना त्या अल्यंत रमणीय वृक्षश्रेष्ठासालीं वांस करीत असत. हे भरतकूलश्रेष्ठा, त्याच्या त्या विपुल शाखा आणि सर्व संकंघ अवलोकन करून, एका नारद मुनि त्याजपाशीं जाऊन म्हणाले, “हे तसुश्रेष्ठ शाल्मले, अहाहा ! काय तुझी ही रमणीयता ! खरोखर तूं अगदी मनोरम आहेस. तुश्या योगाने आम्हांला सदैव आनंद होत आहि. वा शाल्मले, सुंदर सुंदर पक्षी, हरिणे आणि गज हे आनंदाने तुश्या आश्रयाला येऊन रहातात. तुश्या लहान-मोऱ्या शाखा आणि यिप्पाड असे संकंघपदेश वायूने कोणत्याही प्रकारे भग्न केलेले विसत नाहीत. उलट, वा शाल्मले, तो संदैव या अरण्यामध्ये तुझे संरक्षण करीत असतो. तेव्हां त्याचे तुजवर प्रेम आहे ? किंवा तो तुझा मित्रच आहे ? भगवान् वायु हा लहानमोऱ्या सर्व वृक्षांना व पर्वतांच्या शिखरांनाही मूळापासून हाणून सोडतो. तो शुर्चिर्भूत असणारा वायु वाहते वेळीं पाताल, सरोवर, नद्या आणि समुद्र या सर्वांना शुक्र करून सोडतो. तेव्हां वायु हा केवळ मित्रत्वामुळेच तुझे संरक्षण करीत आहे यांत संशय नाही. व ह्याणनच तूं अनेक शाखा, पत्रे व पुर्ये यांनी युक्त आहेस. वा वनस्पते, तुजवर हे पक्षी आनंदाने रमणारे

आहे; आणि, हे वृक्षा, सर्वचिंच वास्तव्य तुझ्या शाला आश्रयास असल्यामुळे तू मेरुप्रमाणे शोभत तरीही त्याची भीति वाढत नाही. आहेस. ब्राह्मण, तपाच्या योगानें सिद्धि पावलेले तपस्वी आणि भिक्षु यांनी युक्त असल्यामुळे तुझे हें स्थान मला केवळ स्वर्गतुल्य भासते.

अध्याय एकशें पंचावन्नावा.

—०—

नारद व शालमलि यांचा संवाद.

नारद ह्याले:—हे शालमले, सर्वत्र संचार करणारा वायु जात्या भयंकर असतां जे तुझे पालनच करीत आहे, तें केवळ बंधुत्वामुळेच होय यांत संशय नाही. हे शालमले, तू वायु-पुढे “मी आपलाच आहे” असेहे ह्याणून अत्यंत नम्र होऊन रहात आहेस, ह्याणूनच तो तुझे संदैव संरक्षण करीत आहे. या भूतलावर माझ्या मतें असा एकही वृक्ष, एकही पर्वत अथवा एकही गृह नाहीं की, जे वायूच्या सोसाठ्याने मग होऊन गेलेले नाहीं. तथापि, हे शालमले, वायु खास कांहीं कारणामुळेच तुझे व तुझ्या परिवाराचे संरक्षण करीत आहे व ह्याणूनच तू निर्भयपणे नांदत आहेस !

शालमलि ह्याला:—हे ब्रह्मन्, वायु हा जो माझे संरक्षण करीत आहे तो कांहीं मित्र ह्याणून, बंधु ह्याणून, हितचिंतक ह्याणून अथवा माझा ईश्वर ह्याणून नव्हे. तर, हे नारदा, माझे सामर्थ्य आणि तेज हीं वायूहूनही भयंकर आहेत. वायूच्या ठिकाणी माझ्या सामर्थ्याच्या अडरावाही अंश वास्तव्य करीत नाहीं. वृक्षांना, पर्वतांना व दुसऱ्याही कांहीं पदार्थांना भग्न करून टाकण्यान्या वायूची येथे गति नाहीं ह्याचें कारण—मी आपल्या सामर्थ्यांनि त्याला प्रतिबंध केला आहे हेंचे होय. सर्वांना भग्न करून सोडण्यान्या त्या वायूचा मीं अनेकवार मोड केलेला आहे.

ह्याणूनच, हे देवर्षे, मला वायु कुळ्ड शाला नारद ह्याले:—शालमले, तुझी समजूत अगदीं उलट आहे यांत संशय नाहीं. कारण, वायूहून बलाढ्य असा कोणीही प्राणी कोठेही अस्तित्वांत नाहीं. अरे वनसपते, कुबेर अथवा जलाधिपति वरुण ह्यांना देखील वायूची योग्यता नाहीं. मग ती तुला कोठून असणार? हे शालमले, ह्या भूतलावर प्राणी जे कांहीं व्यापार करीत असतो, ते सर्व वायूच्याच योगाने होतात. कारण, भगवान् प्रभु वायु हाच सर्वच्या ठिकाणीं प्राण व चलनवलन उत्पन्न करणारा आहे. हा योग्य प्रकारे निरुद्ध शाला ह्याणजे हा सर्व प्राण्यांच्या ठिकाणीं उत्कृष्ट प्रकारचे व्यापार उत्पन्न करीतो; आणि अयोग्य प्रकारे निरुद्ध केल्यास मनुष्यांच्या ठिकाणीं अनंत तूं सर्व सामर्थ्यसंपन्नांमध्ये ऐष्ट असण्यान्या अशा प्रकारच्या ह्या वायूस मान देत नाहींस ह्याचें कारण, तुझ्या बुद्धीच्या कुळ्ड-वावांचून दुसरे काय आहे! हे शालमले, तूं निस्सर आणि दुर्बुद्धि असून केवळ बहुभाषी आहेस; आणि ओधादिकांनी व्याप होऊन गेल्यामुळे मिथ्या भाषण करीत आहेस. तूं असेही भाषण करीत असल्यामुळे मला तुझ्या संबंधानें कोप आला आहे. यास्तव, हा मी आतां जाऊन हीं तुझीं विपुल आणि दुष्टवाचीं भाषणे स्वतः वायूला सांगतां. हे दुर्बुद्धे, चंदन, स्यंदेन, शौल, सरल असे देवदारु, वेत, धैन्वन आणि इतरही जे कांहीं अत्यंत बलाढ्य व विचारी वृक्ष आहेत, त्यांनी अशा प्रकारे वायूचा थिकार केहवाही केला नाही. त्यांना आपल्या व वायूच्या बलाचें ज्ञान आहे; व म्हणूनच ते तसुषेष संदेव

१ तिवस. २ माग. ३ धामन असेही हिंदी भाषेत याला नांव आहे.

वायूचा बहुमान करितात; पण तुला मोहामुळे तुळ्या सामर्थ्यानें तं वांचला आहेस असें मुळींच वायूचे अमर्याद सामर्थ्य कळून आलेले नाहीं. नाहीं. पण आतां ज्या अर्थी तू मला इतर म्हणून आतां त्याच कार्यासाठीं मी वायूच्या एवाया यःकश्चित् क्षुद्राप्रमाणे अवमानीत समीप जातों!

अध्याय एकशे छपन्नावा.

—::—

वायुशाल्मलिसंवाद.

भीष्म सांगतात:-हे नृपत्रेष्टा, ह्याप्रमाणे कीं, “हे वायो, तू मजवर रागावला आहेस, शाल्मलीशीं भाषण केल्यानंतर, ब्रह्मजपवर श्री-नारद मुनीनीं वायूकडे जाऊन त्याला शाल्म-लीचे सर्व भाषण सांगितले. तं असें—

नारद म्हणाले:-हे वायो, हिमालयाच्या पृष्ठभागीं, विस्तीर्ण शाखा आणि प्रचण्ड मूळ ह्यांनीं युक्त असलेला एक शाल्मलिवृक्ष आपल्या परिवारासह राहत असून, तो तुझा अवमान करीत आहे. वायो, त्याने मजपुढे जीं तुळ्या-संबंधाने अनेक निंदाप्रचुर भाषणे केलीं आहेत, तीं तुजपुढे सांगेही मला अरोग्य आहे. हे वायो, तू सर्व शक्तिमानंभद्ये श्रेष्ठ असून वरिष्ठ, अन्यंत थोर आणि क्रोधामद्ये जणू साकाशात् यमधर्मच आहेस हे मी जाणत आहे!

भीष्म सांगतात:-हें नारदांचे भाषण ऐकून वायु क्रुद्ध झाला व त्या शाल्मलीकडे येऊन त्याला बोलून लागला.

वायु म्हणाला:-हे शाल्मले, नारद मुनि येऊन तो मनां ह्याण लागला कीं, ‘मी जें इकडून जात असतां तू त्यांजपाशीं माझी नारदाला ह्याणालो तै निवळ खोटे आहे. निंदा केलीस, पण मी वायु आहे, समजलास! वायूपेक्षां माझे सामर्थ्य कमी आहे. कारण तो आतां माझा काय प्रभाव आहे व किती बल बलाढ्य आहे. खरोखर नारदाने जसें सांगिआहे तें तुला दाखवितों! हे वृक्षा, मी तुला तले तसाच तो बलवान् आहे व मी तर इतर ओळखतों आहें. तू मला माहीत आहेस. वृक्षांहून देखील शक्तीने कमी आहें ह्यांत जगताच्या सूष्टिप्रसंगी मु ब्रह्मदेव ह्यांनीं तुज-संशय नाहीं. तथापि, माझ्याप्रमाणे बुद्धिमान् वर विश्रांति घेतली होती, ह्याणूनच मीं तुजवर असा मात्र एकही वनस्पति नाहीं. तेव्हां आतां आजपर्यंत अनुग्रह केला. हे दुर्बुद्धे, तुझे जे केवळ बुद्धीचाच अवलंब करून मी वायूची मी रक्षण करीत आहें त्याचे कारण हेच होय. भीति सोडून देतों. मी ज्या बुद्धीचा अवलंब

आहेस, त्या अर्थी, ज्या योगाने तुजकडून पुनरपि माझा अवमान होणार नाहीं अशा प्रकारचे आपले सामर्थ्य आतां मी तुला दाखवितों!

भीष्म सांगतात:-वायूने असें भाषण केल्यानंतर शाल्मलि हसल्यासारखे करून ह्याणाला तेव्हां मला तुझी भीति बाल्याच्याचे कारण नाहीं. ज्यांना बुद्धीचे बल असते, तेच खेरे बलवान् होत. केवळ शक्ति असणे हें कांहीं बलवानाचे लक्षण नव्हे!”

ह्याप्रमाणे शाल्मलीने भाषण केल्यानंतर उत्यांच तुला माझा प्रभाव दाखवितों! असें वायूने उत्तर दिले. पुढे रात्र पडली, तेव्हां वायूने जी प्रतिज्ञा केली होती तिजसंबंधाने वायूचा आपली योग्यता नाहीं असे कळून देण्याची आपली योग्यता नाहीं असे कळून

करणार, तिचाच अवलंब करून जर अर-
प्यांतील इतरही वृक्ष राहिले, तर वायु कुद्ध
झाला तरीही त्याचे प्राण बळी पडावयाचे
नाहींत हें खास. पण ते मूर्ख आहेत; आणि
हे नृपश्रेष्ठा, एखादा मूर्ख मनुष्य स्वतः दुर्बल
झणूनच, वायु कुद्ध होऊन आपला नाश
कोणत्या प्रकारे करितो, हें माझ्याप्रमाणे
त्याला अवगत नाहीं!'

अध्याय एकशें सत्तावन्नावा.

शालमलिंगवैहरण.

भीष्म सांगतातः—पुढे शालमलीनिं आपल्या
मनाचा निश्चय केला; आणि कुच्छ होऊन
आपल्या शाखा, उपशाखा व स्कंच खांचा
स्वतःच ढेद केला. ह्याप्रमाणे शाखा, पर्यंते
आणि पुण्ये ह्या सर्वांचा त्याग केल्यानंतर प्रातः—
काळीं त्याला वायु येत असतांना दिसला.
नंतर थोड्याच वेळांत क्रोधाचे सुस्कारे टाकीत
असलेला वायु मोठमोऱ्या वृक्षांचे उन्मूलन
करीत करीत ज्या ठिकाणीं शालमलि वृक्ष होता
तेंथे आला; आणि पूर्वी भयंकर शाखा अस-
लेल्या त्या वृक्षाच्या शाखांचा नाश झाला
असून त्यावरील सर्व शाखांचा निःपात झाला
पाहून हसत हसत बालू लागला.

वायु न्हणाला—हे शालमले, तूं आपल्याला जो अधिक अंसेल त्याचेही अपराध सहन
दुःखदायक असा जो हा शाखांचा संहार करावे. हे शत्रुनाशका नृपश्रेष्ठा, ही गोष्ट तुझ्या
स्वतःच केला आहेस, तोच मी कोपाने कर-
णार होतों! तुझ्या अंतःकरणात जे वाईट पराक्रमी राजा, अठरा अक्षोहिणी सैन्य सुद्धां
विचार उत्पन्न झाले, त्यांनी तुझ्या पुष्पांचा व बलामध्ये अर्जुनाची बरोबरी करू शकणार
शाखांचा नाश करून आणि अंकुर व पत्रे नाहीं. कीर्तिसंपन्न पांडुपत्र अर्जुन ह्याने संग्रामा-
च्या जोरावर अनेक वीरांना ठार केले आहे; व
अनेकांना पराभूत करून सोडले आहे. असु;

कथातात्पर्य.

भीष्म सांगतातः—हें वायूचे भाषण ऐकून हे भरतकुलोत्तना महाराजा, मीं तुल्य राजधर्म

आणि आपद्धर्म साविस्तर सांगितले. आतां पुन- क्रिया हीं सर्व लोभापासूनच घडतात. जन्म-
रपि काय ऐकावें अशी तुझी इच्छा आहे ?

अध्याय एकशें अद्वावनावा.

—:::—

पापाचें अधिष्ठान.

युधिष्ठिर विचारातोः—हे भरतकुलश्रेष्ठा, काढतां न येणाऱ्या समुद्राप्रमाणेच जो कशा-

पापाचें अधिष्ठान कोणते, व पातकाची प्रवृत्ति च्याही योगानें पूर्ण करतां येणे शक्य नाहीं;

कशापासून होते, हें आपणांकडून बरोबर श्रवण निस्पृहतेने . ज्याचा विकास होत नाहीं,

करावें अशी माझी इच्छा आहे.

भीष्म सांगतातः—हे नराधिपते, पापाचे नाहीं, देव, दानव, गंधर्व, मोठमोठे अधिष्ठान कोणते ते ऐक. एक लोभ हाच सर्प किंवृत्ति हे नृपत्रेष्ठा, अंतःकरणाचा जय करूनच होते. पातकाप्रमाणेच हाच्या योगानें अधर्म जिंकिले पाहिजे. हे कुरुकुलोत्पन्ना, अंतःकरघडतो व अत्यन्त दुःख होते. लोभ हा शठ-पाचा जय न केलेल्या लुच्य मनुष्याच्या हातून पणाचें मूळच आहे. हाच्या योगानेच लोक दंभ, द्रोह, निंदा, दुष्टपणा आणि मात्सर्य हे पातकी बनतात. लोभापासूनच कोधाची उत्पत्ति दोष घडतात. मोठमोठ्या अनेक शास्त्रांचे आकहोते, कामाची प्रवृत्ति होते, आणि मोह, लन करणारे व संशयांचा निरास करणारे असे मायावीपणा, अभिमान व ताडा उत्पन्न होतो. बहुश्रुत लोकही ह्या लोभाच्या पायीं बुद्धीचा लोभाच्याच योगानें मनुष्याचे प्राणही पराधीन नाश होऊन क्लेश पावतात. लोभी लोक द्वेष आणि बनतात. असहिष्णुता, लजा, त्याग, द्रव्यनाश, क्रोध यांमध्ये आसक्त होऊन रहतात; शिष्टाधर्मक्षय, चिंता आणि अपकीर्ति ह्या सर्वाची चारांना दूर झुगारून देतात; ते तृणानें आलोभापासून प्रवृत्ति होते. अत्यंत अपराध, च्छादित असलेल्या कूपाप्रमाणे बाहेस्तुन मनो-अतिशय हांवं, दुष्कर्म, कल, विद्या, रूप हर पण आंत भयंकर असतात, अर्थात् त्यांची आणि ऐश्वर्य हांविषयींचा ताडा, सर्व प्राण्यां-वारी मधुर पण अंतःकरण क्रूर असते; ते चा द्रोह, सर्वांचा तिरस्कार, सर्वांवरही अविधर्माच्या मिषानें लोकांचा धात करतात; इत-श्वास, सर्वांशीही कृटिलपणाचे. वर्तन, केच नव्हे, तर हे क्षुद्र लोक धर्माची जणू परद्रव्याचा अपहार, परस्तीशीं संपर्क, वावेग, ध्वजाच उभारली आहे असें दाखवून जग-मनोवेग, निंदावेग, जननेन्द्रियवेग, उदरवेग, ताला सर्वस्वीं लुटतात, नानाप्रकारचे नवीनच अत्यंत भयंकर असा मृत्युवेग, जबरदस्त ईर्ष्यापथ सुरु करतात, आणि हे लोभी लोक वेग, निघ्रह करण्यास अशक्य असा असत्य-हेतुवादाचे अवलंबन करून सन्मार्गाचा नाश वेग, दुर्निवार रसवेग, दुःसह श्रोत्रवेग, निंदा, करतात! हे लोभयस्तु दुष्ट लोक धर्माचा विध्वंस बडवड, पापरूपी मत्सर, दुष्कर कर्मे करणे, करूं लागले म्हणजे पूर्वीच्या ज्या ज्या संस्था सर्व मकारचीं साहसे आणि दुर्कर्म हांच्या असरील त्यांचे त्यांचे रूपान्तर होऊन जाते

व त्या स्वरूपांतच् त्या प्रचारांत येऊ लागतात. असतात, त्यांना ममत्व आणि अहंकार नस- हे कुरुकुलोत्पन्ना, ज्यांचे अंतःकरण लोभग्रस्त तात, त्यांचे आचरण शुद्ध असते आणि ते ज्ञाले आहे, त्यांच्या ठिकाणी गर्व, कोष, मद, मर्यादेचेही उलंघन करीत नाहीत. युधिष्ठिरा, निद्रालुता, हर्ष, शोक आणि अन्यत मानीपणा तूं त्यांच्या सानिध्यास राहून, जें कांहीं विहीं दृष्टिगोचर होतात. हे असभ्य लोक लोभ-चारावयाचे असेल तें त्यांना विचार. युधिष्ठिरा, ग्रस्त असतात हें तूं सदैव लक्षांत ठेव. आतां, त्यांच्या धर्मक्रिया; अथवा शारीरक्रिया ह्या युधिष्ठिरा, शिष्ट कौण असा तूं मला प्रश्न केला द्रव्यासाठीं अथवा कीर्तीसाठीं घडत नसून आहेस. तेहां शुद्ध आचार असणाऱ्या त्या

शिष्टांचे लक्षण .

मी तुला सांगतो. ज्यांना पुनर्जन्माचे भय नाहीं, शोक हीं मुळीचं नसतात; आणि ते केवळ ज्यांना परलोकसंबंधी भीति बाळगण्याचे बाहाळकारीं धर्माचे अवडंबर माजवीत नाहीत व कारण नाहीं, अंतःकरण वश करण्यान्या कोण-कोणत्याही पासांडधर्माचे अवलंबन करीत नाहीत. हे कुंतीपुत्रा, ज्यांच्या ठिकाणी लोभ कोणाचेही प्रिय अथवा अप्रिय करण्यामध्ये अथवा मौह वास्तव्य करीत नसून जे सत्य-जे आसक्त झालेले नसतात, ज्यांना शिष्टाचार निष्ठ आणि सरठ असतात व ज्यांची बुद्धि प्रिय असतो, ज्यांच्या ठिकाणी इंद्रियनिश्चर सदैव वास्तव्य करितो, ज्यांना सुखदुःखे समान असतात, सत्यच ज्यांचा आधारस्तंभ असतो, जे दान-शील पण प्रतिश्वर न करणारे व दयाशील क्षेत्र होत नाहीत; ज्यांना महत्व आणि अहं-असतात, इतर देव आणि अतिथि हांची सेवा कार हीं नसतात; ज्यांची वृत्ति साच्चिक असून करण्याविषयीं जे सदैव उद्युक्त असतात, जे जे सर्वांकर समटाई ठेवितात; साच्चिक मार्गावर धर्माचे पालन करणारे, सर्व प्राण्यांचे हित करणारे, आणि सर्वस्वही अर्पण करणारे असतात, तेच, हे भरतकुलोत्पन्ना, शिष्ट होत. सदैव वाटतात, त्या देवमक्त, धर्मप्रिय आणि अन्यत धर्मक्रिया करणे हात त्यांचा स्वभाव असून त्यांना त्यापासून भ्रष्ट करतां येत नाहीं. सज्जनांनी पूर्वी जे आचरण केले तेंच हेही लोक गुणसंपन्न असतात व याहून इतर अस-करीत असतात व त्यांचे हें आचरण केवळांही लेले दुष्कर्मनिष्ठ व केवळ वाणीने प्रलाप कर-बदलत नसते. ते केवळांही ग्रास पावत नाहीत, णारे असेच असतात.

त्यांच्या वृत्तीमध्ये चंचलपणा नसतो, ते भयं-कर नसतात, ते सन्मार्गाचे अवलंबन करितात, त्यांच्या ठिकाणीं अहिंसा कायमपणे वास्तव्य करीत असते, सत्यरुपही सदैव त्यांचे सेवन करीत असतात, कामक्रोध द्यांपासून ते अलिस

अध्याय एकशे एकुणसाठावा.

—०—

अङ्गानमाहात्म्य.

युधिष्ठिर विचारतोः—हे पिताभ्यं, लोभ हा

अनर्थाचे अधिष्ठान आहे असें आपण पूर्वी सांगितले. आतां हे तात, अज्ञानाचे वास्तविक स्वरूप श्रवण करावे अशी माझी इच्छा आहे.

भीष्म सांगतातः—युधिष्ठिरा, जो मनुष्य अज्ञानामुळे पाप करितो, आपला क्षय होणार आहे हें समजून असत, नाहीं, आणि सद्गतेनी लोकांशी देष करितो, तो लोकापवादास पात्र होतो. अज्ञानामुळे नरकवास भोगावा लागतो, अज्ञानान्याच योगाने दुःस्थिति प्राप्त होते, अज्ञानामुळे ह्लेश अनुभवावे लागतात; आणि अज्ञानामुळेच अनेक संकटांमध्ये मम व्हावं लागते.

युधिष्ठिर हाणतोः—हे पृथ्वीपते, अज्ञानाची पृथ्वी, त्याचे वसातिस्थान, त्याची वृद्धि, क्षय, मूळ, प्राप्ति, प्रवेश, काल, कारण आणि हेतृयांचे वास्तविक स्वरूप श्रवण करावे अशी माझी इच्छा आहे. कारण, हें जें कांहीं दुःख क्षण दिसत आहे, तें सर्व अज्ञानजन्यच आहे व म्हणूनच अज्ञानाच्या ज्ञानाची गरज आहे.

भीष्म सांगतातः—राग, द्रेष, मोह, हर्ष, शोक, अभिमान, काम, क्रोध, गर्व, आलस्य, हच्छा, ताप, इतरांचा अभ्युदय शाला असतां अंतःकरणास ताप होणे आणि इतरही पापकर्म हें सर्व अज्ञानच होय. हे महाराजा, याची धर्मवासना उत्पन्न ज्ञाली प्रवृत्ति आणि वृद्धि हांविषयीं जो तं प्रश्न केलास, त्यासंबंधाने मी तुला सविस्तर सांगतो, है. के. हे भरतकुलोत्पन्ना, अज्ञान आणि अतिलोभ ह्या दोहोचींही फले सारखींच असून त्यांचे दोषही सारखेच आहेत. किंवृहुना, हे पृथ्वी-पते, अज्ञान आणि लोभ हे उभयतां एकच आहेत, असें समज. अज्ञानाची उत्पत्ति लोभापासून होते. लोभाची जसजशी अभिवृद्धि होऊ लागेल तसतशी ह्याचीही अभिवृद्धि होते. तो साम्यावस्थेत असला हाणजे हेही त्याच रितीत असतें; व तो क्षीण शाला असतां क्षय पावतें. लोभाचा उदय शाला हाणजे दुःख,

मोह, संताप इत्यादि नानाप्रकारच्या अवस्थांचा अनुभव देण्यासाठीच की काय ह्या अज्ञानाचा उदय होतो. मोह लोभाचे मूळ आहे, अर्थात् तोच अज्ञानाचेही मूळ होय. अज्ञानाचा प्रवेश होण्याला काल हाच कारणभूत आहे. लोभ छिन्नभिन्न होण्याला देखील काल हाच कारण-भूत आहे. त्या कालाच्या अज्ञानामुळेच लोभ उत्पन्न होतो व लोभामुळेच अज्ञान निर्माण होते. किंवृहुना लोभापासून सर्व दोष उत्पन्न होतात. ह्यास्तव लोभाचा त्याग केला पाहिजे. जनक, युवनाश्व, वृषादभि, प्रसेनजित् द्या व इतरही अनेक नृपतींना लोभनाशामुळेच स्वर्गप्राप्ति ज्ञाली. ह्या लोभाचे फल प्रत्यक्ष आहे. ह्यास्तव, हे कुरुकुलश्रेष्ठा, तूं लोभाचा अंतः-करणपूर्वक त्याग कर. कारण, त्याचा त्याग केल्यानंच तुला इहपलोकीं सुखप्राप्ति होईल.

अध्याय एकशें साठवा.

—०—

दमवर्णन.

युधिष्ठिर विचारतोः—हे धर्मात्मन् पितामह, वेदाध्ययनाविषयीं प्रथन केला असून ज्ञाला ज्ञाली आहे, त्याने इहलोकीं कोणतें आचरण करणे श्रेयस्कर होईल? हे पितामह, लोकांच्या दृष्टि अनेक आहेत. तथापि, जें आचरण इहलोकीं व परलोकीं श्रेयस्कर होईल असें आपाणांला वाटत असेल, तें मला सांगा. हे भरतकुलोत्पन्न, हा धर्मार्ग फार मोठा असून त्याच्या शाखाही अनेक आहेत. तेह्वा त्यापैकीं कोणाचे आचरण करणे अव्यंत आवश्यक आहे असें आपले मत आहे? तसेच, हे राजन्, ह्या अनेक शाखांनी युक्त असण्या महान् अशा धर्माचे मुख्य मूल कोणतें हें सर्व मला आपण पूर्णपणे कथन करावे. **भीष्म सांगतातः**—युधिष्ठिरा, तूं ज्ञानसंपन्नच

आहेस. तथापि, ज्या योगानें अमृततुल्य ज्ञानाचें प्राशन करून तुझी तृप्ति व कल्याण होईल अशा प्रकारच्या ह्या तुझ्या प्रश्नाचें उत्तर मी तुला आनंदानें सांगतो. महर्षीनीं आप- दम होय. क्षमा, धैर्य, अहिंसा, समता, सत्य, सर्वता, ईद्रियजय, दक्षता, मृदुत्व, लज्जा, चपलपणाचा अभाव, दीनपणा व त्वराशील- तेचा अभाव, संतोष, प्रियभाषिता, मात्सर्याचा आपल्या बुद्धीच्या अनुरोधानें धर्माचे अनेक अभाव, गुरुजनांचे पूजन आणि भूतदया ह्या प्रकार सांगितले आहेत; तथापि दम हा त्या सर्वांचा समुदाय हा वम होय. हे कुरुकुलो- सर्वांचा मुख्य आधार आहे. कोणत्याही गोष्टी- त्वना, दुष्टता, लोकापवाद, असत्य भाषण, स्तुति संबंधानें सिद्धांतज्ञान असलेले वृद्ध हे आणि निंदा हांचा स्वीकार, काम, क्रोध, 'दम हाच मोक्ष होय' असें म्हणत लोभ, दर्प, औद्धत्य, आत्मश्लाघा, रोष, ईर्ष्या असतात. ब्राह्मणांचा तर विशेषकरून दम हाच आणि अवमान हीं दमयुक्त पुरुषाच्या ठिकाणीं सनातन धर्म आहे. दमाच्याच योगानें त्यांच्या वास्तव्य करीत नाहीं; तो निंदेस पात्र होत सर्व क्रियांची योग्य प्रकारे सिद्धे झाली आहे, नाहीं; कोणाविषयीही अभिलाष धरीत नाहीं; असें दृष्टेत्वतीस येते. दमाची योग्यता दान, अनित्य सुखांची इच्छा करीत नाहीं; व कोणाग्ज आणि अध्ययन हांहून अधिक ओह. दम शींही मत्सर करीत नाहीं; आणि तो समुद्रतुल्य हा तेजाची अभिवृद्धि करितो. दम हें पवित्र- बनून जातो व म्हणूनच ब्रह्मलोकादिकांचा तेचे उत्कृष्ट साधन आहे. दमाच्याच योगानें लाभ झाला तरीही त्याची तृप्ति होत नाही. मनुष्य पापमुक्त व तेजस्वी होऊन परब्रह्माची मी तुजमध्ये आहें व तूं मजमध्ये आहेस, प्राप्ति करून घेऊं शकतो. दमासारखा दुसरा आणि मी इतरांच्या ठिकाणीं व इतरही माझ्या धर्म कोणत्याही लोकांमध्ये असल्याचें आमच्या ठिकाणीं आहेत, अशा प्रकारचे जे दैत्यमूलक ऐकिवांत नाहीं. ह्या लोकामध्ये सर्व प्रका- ज्ञान, तें पुनर्जन्मास कारण असल्यामुळे जन्मां- रच्या धार्मिकांना दम हाच ऐष व प्रस्तुत तरीं पूर्वीच्या संबंधी लोकांचा संयोग घडून होय. हे नरेंद्रा, दमाच्या योगानें मनुष्याला आणते. म्हणूनच दमयुक्त पुरुष हांचा स्वीकार इहपरलोकीं उत्कृष्ट अशा सुखाची प्राप्ति होते; करीत नाहीं. ह्या लोकामध्ये ग्राम्य अथवा दमयुक्त पुरुष मोठा धर्मसंपन्न होतो; दमयुक्त वन्य अशा सर्व प्रकारच्या ज्या कांहीं प्रवृत्ति पुरुषाला अनायासे सुखानें निद्रा येते; आहेत, त्यांचा आणि निंदासुरींचा तो आश्रय तो सुखानें जागरित होतो; त्याचा लोकव्यव- करीत नाहीं, म्हणूनच तो मुक्त होतो. तो हार सुखानें चालतो; व त्याचें अंतःकरणही सर्व प्राण्यांशीं मित्रत्वानें वागतो; सदाचार- प्रसन्न असते. दमशून्य मनुष्याला वारंवार संपन्न असतो; त्याचें अंतःकरण सदैव प्रसन्न अनेक क्षेत्र भोगावे लागतात, व त्याच्या असते; तो आत्मज्ञानी असून अनेक प्रका- स्तःच्याच दोषामुळे दुसरेही अनेक प्रकारचे रच्या संगांपासून मुक्त झालेला असतो व त्याला अनर्थ उद्द्वेतात. ब्रह्मचर्यादि चारही परलोकीं फार मोठें फल मिळते. सदाचारसंपन्न, आश्रमांमध्ये दम हेंच उत्कृष्ट प्रकारचे व्रत सुशील, प्रसन्नचित आणि आत्मज्ञानी असा आहे. आतां, हे भरतकुलप्रेषण, मी तुला त्या जो (दमसंपन्न) विद्वान्, त्याचा इहलोकीं दमाचीं चिन्हे.

सत्कार होऊन पुढे त्याला सद्गति मिळते. जे सांगतों ह्या सर्व चिन्हांचा समुदाय म्हणजेच कर्म शुभच असते व जे सत्यरुषांनीच आचरण

केलेले असते, तेच हा ज्ञानसंपन्न आणि मनन-हलोकींही पुनर्जन्म होण्याची भीतिच नाही; शील पुरुषाचे कर्तव्य बनलेले असते; त्यांत मग परलोकाची भीति कोठून असणार? दमा-केवळांही न्यूनता पडत नाहीं. गृहस्थाश्रमाचे मध्ये केवळ एकच दोष आहे, दुसरा कोण-आचरण केल्यानंतर वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार ताही नाहीं. तो हाच कीं, दमसंपन्न पुरुष करून व इंद्रियांचा निघ्रह करून ज्ञानसंपन्न क्षमाशील असतो व म्हणूनच त्याला लोक बनलेला जो पुरुष ह्याप्रमाणे आचरण करून असमर्थ समजतात! हे महाज्ञानी युधिष्ठिरा, कालाची प्रतीक्षा करीत राहील, त्याला ब्रह्म-हा जरी लोकटृप्त्या ह्याचा एक दोष असला, स्वरूपाची प्राप्ति होते. ज्याला कोणत्याही तरी तो वस्तुतः दोष नसून अतिशय मोठा प्राण्यापासून भीति नसते व कोणाही प्राण्याला असा गुणच आहे. कारण, ज्या क्षमेच्या योगाने ज्याच्यापासून भीति नसते, त्या देहमुक्त अनेक लोकांची प्राप्ति होते, ती क्षमा हा दमा-ज्ञानेल्या दमसंपन्न मनुष्याला कोणाही भीति च्या योगाने सहजच प्राप्त होते. हे भरतकुलो-नसते. तो प्रारब्धकर्मांचा भोगाने क्षय करीत त्पन्हा, दमशील मनुष्याला अरण्य वेऊन काय असतो,—त्यांची केवळांही अभिवृद्धि करीत करावयाचे आहे? व जो दमशील नाहीं त्याला नाहीं; आणि सर्व प्राण्यांवर समदृष्टि ठेवून तरी अरण्याचा काय उपयोग व्हावयाचा आहे! त्यांना अभयदान करीत असतो. ज्याप्रमाणे दमशील पुरुष ज्या ठिकाणी वास्तव्य करील आकाशांतून चाललेल्या पक्ष्यांची अथवा जला-तेच त्याचे अरण्य व तोच त्याचा आश्रम होय. मध्ये वास्तव्य करणाऱ्या जलचर प्राण्यांची गति वेशंपायन सांगतात:—हे भीष्मांचे भाषण प्रत्यक्ष दिसत नाहीं, त्याप्रमाणेच हा दम-ऐकून राजा युधिष्ठिर अमृतप्राशन केल्याप्र-संपन्न पुरुषाची गति इतरांस दृष्टिगोचर होत माणे अत्यंत तृप्त आणि आनंदित झाला; नाहीं, हे निःसंशय आहे. हे राजा, जो मनुष्य आणि त्याने पुनरपि धार्मिकश्रेष्ठ अशा भीष्माला गृहस्थाश्रमाचा त्याग करून मोक्षमार्गाचे अवलं-प्रभ केला व करुकुलश्रेष्ठ भीष्मांनीही प्रसन्न बन करितो, त्याला अनंतकालपर्यंत तेजोमय होऊन त्याला तें सर्व सांगितले.

अशा अनेक लोकांची प्राप्ति होते. सर्व कर्मांचा, यथाविधि आचरण केलेल्या तपांचा, नानाप्रकारच्या विद्यांचा—किंवृत्ता सर्वांची संन्यास करणारा, सत्याभिलाषी, इष्टवस्तूपासून

परावृत्त न होणारा, प्रसन्नचित्त, आत्मज्ञ आणि पवित्र अशा पुरुषाचा इहलोकीं सत्कार होऊन पुढे त्याला स्वर्गप्राप्ति होते. अनंत वेदाच्या कमलामध्ये गुप्तपणे वास्तव्य करणेरे ब्रह्मलोक-स्थान, त्याची प्राप्ति दमाच्याच योगाने निर्माण केलेले, ज्ञानाच्या ठिकाणी रममाण होऊन राहिले, ज्ञानसंपन्न बनलेला, व कोणत्याही व फलेलूले उत्पन्न केलीं; समाधिसंपन्न सिद्धांना प्राण्याशीं विरोध न करणारा जो पुरुष, त्याला त्रैलोक्याचे ज्ञान तपाच्याच योगाने होतें; व

अध्याय एकर्खे एकसष्टावा.

—::—

तपःप्रशंसा.

भीष्म सांगतात:—हे सर्व जे कांहीं आहे, त्याचे मूळ तप हेच होय, असे ज्ञानसंपन्न लोक ह्याणत असतात. तपाचे आचरण न कर-उत्पन्हाचे रुपांना तपाच्याच योगाने ऋषींना वेदांची प्रभु ब्रह्मदेवाने हें सर्व विश्व तपाच्याच योगाने निर्माण केलें; तपाच्याच योगाने ऋषींना वेदांची होते. ज्ञानाच्या ठिकाणी रममाण होऊन राहिली, तपाच्याच योगाने विधात्यानें अन्न त्रैलोक्याचे ज्ञान तपाच्याच योगाने होतें; व

रोमांचे निर्मूलन करणारीं औषधे व इतरही काय, त्याची प्राप्ति कोणत्या उपायानें होते, अनेक प्रकारच्या क्रिया हांचे फल तपाच्याच सत्यप्राप्ति ज्ञाल्यास काय होते आणि तें कसें योगानें मिळते; कारण, कोणत्याही क्रियेची होतें हें मला कथन करा.

सिद्धि तपावरच अवलंबून असते. दुष्प्राप्ति भीष्म सांगतातः—हे भरतकुलोत्पन्ना, सत्य-असें जें कांहीं असेल, तें सर्व तपाच्याच लोपामुळे चारही वर्णाच्या धर्माचा संकर होणे योगानें प्राप्त होते. तपाच्याच योगानें ऋषींना प्रशस्त नाहीं; कारण, ते प्रत्येक वर्णाचे निरनिराळे ऐश्वर्यप्राप्ति ज्ञाली हांत संशय नाहीं. मद्यपी, आहेत, पण सत्याची गोष्ट तशी नाहीं. सत्य हा गुरुदारगामी, ख्रूणहत्या करणारा, व कोणाची सर्व वर्णाचा धर्म आहे. त्यांत कोणत्याही वस्तु त्याच्या संमतीवांचून घेणारा पुरुष उत्कृष्ट प्रकारे बदल होत नाहीं. सत्पुरुषांच्या ठिकाणीं प्रकारे तपाचे आचरण केले तरच पापमुक्त सत्यरूपी धर्म सदैव वास्तव्य करीत असतो. होतो. तपाचे प्रकार अनेक असून त्याच्या सत्य हाच सनातन धर्म होय. सत्याविषयांचे प्रवृत्तीचीं द्वारे अनेक आहेत. मनुष्य निवृत्ति- आदर बाळगिला पाहिजे. सत्य हेंच सद्गतीचे मार्गांचे अवलंबन करून जरी राहिला, तरीही साधन आहे. सत्यच धर्म, तप, योग आणि उपवासावांचून त्याला उत्कृष्ट प्रकारचे तप सनातन ब्रह्म असून सत्य हाच उत्कृष्ट असा घडत नाही. हे महाराजा, अहिंसा, सत्य, यज्ञ आहे. किंवृत्तु नाहीं सत्यावरच दान आणि इंद्रियनिश्चय यांच्या योगानें अवलंबून आहे. आतां सत्याच्या आचरणाचे घडणारे जें तप तेही उपवासाहून श्रेष्ठ नाही. प्रकार आणि त्याचे लक्षण हीं मी तुला क्रमानें ऋषि, पितर, देव, मनुष्य, पशु, पक्षी आणि आणि आणि बरोबर रीतीने सांगतों. तसेच, सत्याची इतरही जे स्थावरजंगम प्राणी आहेत, ते सर्व प्राप्ति कशी होते हेही मी तुला सांगतों, तें ऐक. तपाविषयांचे तत्पर असतात व तपाच्याच योगानें हे भरतकुलोत्पन्ना, सर्व लोकांमध्ये सत्याचे तेरा त्यांना सिद्धि मिळते. देवतांनाही तपाच्याच प्रकार आहेत. सत्य, समता, दम, अमात्सर्य, योगानें अशा प्रकारच्या महत्वाची प्राप्ति ज्ञाली क्षमा, हीं तितिक्षा, अनसूया, त्याग, आर्थत्व, आहे. तपाच्या योगानें मिळाणारीं जीं हीं धृति, दया आणि अहिंसा हाप्रमाणे, हे राजेंद्रा फले, त्यांचे स्वेच्छानुसार अनेक विभाग सत्याचींतेरा स्वरूपे आहेत. हापैकीं सत्य म्हणून करीतां येतील. तपाच्या योगानें देवताचींजे आहे त्यांचे स्वरूप केवळांही बदलत नाहीं, देसील प्राप्ति होणे शक्य आहे हांत संशय नाहीं. व तें अविनाशी व नित्य आहे. कोणत्याही

धर्मार्थीं विरोध न करण्याचा अभ्यास ठेविल्याने

अध्याय एकशें बासष्टावा.

—०—

सत्यप्रशंसा.

युधिष्ठिर विचारतोः—ब्रह्मर्षि, पितर आणि आणि क्रोध हांना क्षय ज्ञाल्यानें हा समवेची देवत्य हे सत्यरूपी धर्माची प्रशंसा करीत अस- प्राप्ति होते. परकीयाविषयांच्या इच्छेचा अभाव तात. हास्तव सत्याचे स्वरूप त्रवण करण्याची गंभीरता, धैर्य आणि निर्भयपणा हासु दम असें खळा इच्छा आहे. तरी हे पितामह, तें आपण म्हणतात. सर्व प्रकारच्या क्लेशांचा नाश कर- मला कथन करा. हे राजा, सत्याचे स्वरूप णारा हा दम ज्ञानाच्या योगानें संपादन

करितां येतो. दान आणि धर्म हांविषयीं अंतः-पुरुषानें हा धृतीचा सदैव अंगीकार केला करणार्चे संयमन असणे ह्यासच पंडित लोक पाहिजे. ज्ञानसंपन्न पुरुषानें सर्व प्रकारे क्षमा-अमात्सर्य असें म्हणतात. सदैव सत्यनिष्ठ शील आणि सत्यनिष्ठ झालें पाहिजे. अर्थात् असल्यानें मनुष्यार्चे मात्सर्य नाहीसें होतें. ह्या क्षमाशीलता हीच दया होय. हर्ष, भय, लोकामध्ये क्षमेच्या योगानें प्रिय आणि अ-आणि क्रोध हीं ज्याचीं नष्ट झालीं असतील, क्षमेच्या योगानें अप्रिय गोष्टी घडून येतात. त्यास ह्या दयेची प्राप्ति होते. कोणत्याही संमाननीय सत्पुरुषानें ह्या दोहोसही सहन प्राण्याचा क्रियेने, अंतःकरणाने अथवा वाणीने केले पाहिजे. कारण, प्रिय गोष्टीप्रमाणे अप्रिय द्रोह न करणे ह्यासच अहिंसां असें ह्यणतात. गोष्टीचे सहन करणे ही क्षमा होय. सत्य-प्राण्यावर अनुग्रह करणे आणि दान देणे हा वक्त्या पुरुषाला ह्या क्षमेची उत्कृष्ट प्रकारे सज्जनांचा सनातन धर्म आहे. हे भरतकुलोपत्ना, प्राप्ति होते. अंतःकरण शांत आणि वाणी सौम्य हे तेरा प्रकार ह्याणजे सत्याचारीं निरनिराळीं ठेवून ज्ञानसंपन्न पुरुषानें इतरांचे अल्यंत लक्षणे होते. ह्या सर्वांगाही सत्याशीं संबंध आहे व कल्याण करणे व त्याविषयीं केवळांही नाउमेद ह्यांच्या योगानें सत्यानी अभिवृद्धि होत असते. न होणे ह्यास नही असें म्हणतात. ही धर्मा- हे पृथ्वीपते, सत्याचे गुण पूर्णपणे सांगतां येणे च्या योगानें प्राप्त होते. धर्मकियेसारीं जे अशक्य आहे. ह्याणनच ब्राह्मण, पितर आणि अप्रियादिकांचे सहन करावे लागते, त्यासच देवता सत्याची प्रेशंसा करीत असतात. तितिक्षा असें म्हणतात. हिला शांति असें सत्याहून श्रेष्ठ असा धर्म नाहीं व असल्याहून दुसरे नांव आहे. हिचा उपयोग लोकसंग्रहाच्या अधिक असें पातक नाहीं. श्रुति हें धर्माचे सत्य कापीं होत असून तिची प्राप्ति धैर्याच्या योगानें स्वरूप होय. सारांश, सत्याचा लोप केवळांही होते. स्नेह आणि विषय ह्यांचा त्याग करणे करू नये. सत्याच्या योगानें दान, दक्षिणा-ह्यासच त्याग असें म्हणतात. ज्यांचा राग व द्रेष युक्त यज्ञ, अग्नित्रय, होम, वेदाध्ययन आणि नष्ट झाला असेल त्यासच त्याग घडतो, इतरांस इतर धर्मसिद्धांत हीं आपोआपच घडतात. घडत नाहीं. आनंदादिकांच्या योगानें ज्याच्या हजार अश्वमेध आणि सत्य हीं जर तराजूत चर्यवर कोणत्याही प्रकारचा फरक होत नाहीं घातलीं, तर सहस्र अश्वमेधांहून सत्याचेच व जो वैराग्यसंपन्न असतो, अशा पुरुषानें वजन अविक होईल.

प्रयत्नपूर्वक प्राण्यांचे कल्याण करणे ह्यास आर्यता असें ह्यणतात. सुख अथवा दुःख ह्यांच्या योगानें अंतःकरणास विकार न होणे ह्यासच धृति असें ह्यणतात. ज्यास आपल्या कल्याणाची इच्छा असेल त्या ज्ञानसंपन्न

१ 'असूया' म्हणजे परगुणाच्या ठिकाणी दोप कुलश्रेष्ठा, क्रोध, काम, शोक, मोह, कर्मवासना, दृष्टि असणे व तिचा अभाव तीच अनसूया. तिंत- परासुता, लोभ, मात्सर्य, ईर्ष्या, निंदा, असूया, क्षेचे व हिचे लक्षण सामान्यच अमल्यामुळे अन- कृपा आणि भय हीं कोणापासून उत्पन्न होतात तें वरोवर रीतीने मला कथन करा.

अध्याय एकशें त्रेसष्टावा-

—::—

लोभनिष्ठपण.

युधिष्ठिर विचारतोः—हे महाज्ञानी भरत- कुलश्रेष्ठा, क्रोध, काम, शोक, मोह, कर्मवासना, परासुता, लोभ, मात्सर्य, ईर्ष्या, निंदा, असूया, श्रोकच गळला असावा, असें टीकाकार नीलकंठ भीष्म सांगतातः—हे महाराजा, हे क्रोध-

प्रभृति तेरा पदार्थ प्राण्यांचे अत्यंत बळाढ्य शत्रु असून, ते सर्व बाजूंनीं पुरुषाच्या सान्निध्यास येऊन राहिलेले असतात. हे केवळांही अवधानशून्य नसतात. तथापि, अवधानशून्य असणाऱ्या पुरुषाला मात्र क्षेत्र देतात. पुरुष दृष्टीस पडतांच हे लांडग्यांप्रमाणे त्याजवर जोराने हल्ला करून त्याचा निःपात करून राहणे ही जी परासुता, ती क्रोध, लोभ आणि सोडतात. हे पुरुषश्रेष्ठा, हांच्याचपासून दुःखांची आणि पातकांची प्रवृत्ति होते, हे मनुष्याने संदैव जाणून असले पाहिजे. हे पुरुषीपते, आतां मी तुला हांची उत्पत्ति, स्थिति आणि नाश हीं आनंदाने कथन करितो. त्यांपैकी मात्सर्य उत्पन्न होते; आणि, बा युधिष्ठिर, प्रथम क्रोधाची उत्पत्ति सांगतों ती एकाग्र अंत:- करणाने ऐक. लोभापासून क्रोधाची उत्पत्ति होते. व परकीयांच्या दोषांच्या योगाने तो वृद्धिंगत होते व निवृत्तही होतो. संकल्पापासून कामाची उत्पत्ति होते. त्यास सेवन केल्याने त्याची अभिवृद्धि होते; व न्या वेळीं ज्ञानसंपन्न पुरुष विषयविनिवृत्त होतो, तेव्हां तकाल त्याचा नाश होतो. इतरांच्या तिचा उदय लोभापासून अथवा क्रोधापासून होतो; व इतरांचे ठिकाणीं दोषदृष्टि ठेविल्याने तिची अभिवृद्धि होते;—सर्व प्राण्यांवर वया केल्याने, विषयविरक्त बनल्याने अथवा कोणत्याही वस्तूचे यथार्थ ज्ञान संपादन केल्याने ज्ञानसंपन्न पुरुषाची असूया नष्ट होते. विषरीतदर्शनरूपी जो मोह, त्याची उत्पत्ति अज्ञानापासून होते; पापकर्माच्या अभ्यासामुळे तो वृद्धिंगत होतो; व ज्ञानसंपन्न पुरुषांच्या सान्निध्यांत रमणाने होऊन राहिल्यास तकाल तो नाश पावतो. हे कुरुकुलश्रेष्ठा, जे लोक श्रुतिविरुद्ध असलेल्या शास्त्रांचे ज्ञान संपादन करितात, अथवा विरुद्ध-दृष्ट्या शास्त्रांचे अवलोकन करितात, त्यांच्या ठिकाणीं लौकिक कर्म करण्याची इच्छा उत्पन्न होते व तत्त्वज्ञानाच्या योगाने तिची निवृत्ति होते. कोणावरही प्रेम केल्याने प्रेमास पात्र बनलेल्या प्राण्यांच्या वियोगामुळे श्रेष्ठ उत्पन्न होतो; पण तो निरर्थक आहे असे जेव्हां कळून येते; तेव्हां त्याचा तकाल नाश होतो. कोणत्याही कार्याच्या अत्यंत अर्धीन होऊन राहणे ही जी परासुता, ती क्रोध, लोभ आणि अभ्यास हांच्या योगाने निर्माण होते; व सर्व प्राण्यांवर वया केल्याने आणि विषयविरक्त बनल्याने तिची निवृत्ति होते. सत्याचा त्याग केल्याने व अहितकारक वस्तूचे सेवन केल्याने नाश हीं आनंदाने कथन करितो. त्यांपैकी मात्सर्य उत्पन्न होते; आणि, बा युधिष्ठिर, सत्पुरुषांच्या सेवनाने त्याचा क्षय होतो. कुल, ज्ञान आणि ऐश्वर्य हांच्या योगाने मनुष्यांच्या ठिकाणीं मद उत्पन्न होतो; पण हांचे पूर्णपणे ज्ञान झाले म्हणजे त्याचा तकाल नाश होतो. ईर्ष्या ही कामापासून व दुसऱ्याला हाणून पाडण्याच्या इच्छेपासून उत्पन्न होते; आणि इतर प्राण्यांचे ज्ञान शास्त्रांने तिचा नाश होतो. हे राजा, लोकब्राह्म पुरुषांच्या विलासाच्या योगाने व स्वतःस संमत नसलेल्या देखपात्र अशा भाषणांच्या योगाने कृत्ता (निंदा) उत्पन्न होते; व लोकांचे सूक्षमपणे निरीक्षण केल्याने तिचा नाश होतो. बळाढ्य अशा शत्रूसंबंधाने ज्याना कांहींही करण्याचे सामर्थ्य नसते, त्यांच्या ठिकाणीं अत्यंत असूया उत्पन्न होते; व कारुण्याच्या योगाने तिची निवृत्ति होते. संदैव दीन प्राण्यांचे अवलोकन घडल्याने कृपा उत्पन्न होते, व धर्म-निष्ठेचे ज्ञान शास्त्रांने तिचा नाश होतो. भौतिकी ही अज्ञानामुळे प्राण्यांच्या ठिकाणीं संदैव उत्पन्न होते असे दिसून येते; व भोग्य वस्तु अस्थिर आहेत असे ज्ञान शास्त्रांने तिचा नाश होतो. शांतीच्या योगाने हा तेराही ठिकाणीं लौकिक गोष्टींचा जय करितां येतो असे म्हणतात. हे

सर्व तेराही दोष धृतराष्ट्रपुत्रांमध्ये वास्तव्य करीत असून, श्रेष्ठ पुरुषांच्या सेवनाच्या योगाने व सन्याचा अभिलाष असल्यामुळे तू मात्र हा दोषांचा संदैव जय केला आहेस.

अध्याय एकर्णे चौसष्टावा.

—::—

नृशंसाख्यान.

युधिष्ठिर विचारतोः—मला संदैव सज्जनांचे दर्शन घडत असल्यामुळे अनुशंसतेचें ज्ञान झालेले आहे. पण, हे भरतकुलोत्पन्ना, नृशंस पुरुष आणि त्यांचे कर्म ह्याचें मात्र ज्ञान मला नाहीं. मनुष्ये ज्याप्रमाणे कंटक, कूप आणि अग्नि ह्यांचा त्याग करितात, त्याप्रमाणे नृशंस (क्रूर) कर्म करण्याचाही त्याग करितात. कारण, हे भरतकुलोत्पन्ना, नृशंस पुरुष हा आपल्या सहवासास असणाऱ्याला इहलोकीं व परलोकीं ही स्पष्टपणे दग्ध करून सोडतो. ह्यासतव, हे कुरुकुलोत्पन्ना, आपण मला त्याच्या धर्मांची सिद्धांत कथन करा.

भीष्म सांगतातः—ज्याची वासना नियं असून ज्याची कर्मे करण्याची इच्छाही गर्ह असते; जो निंदक असून लोकांच्या निदेस-ही पात्र होतो; दैव आपणाला फसवीत आहे (म्हणूनच माझ्या हातून दुर्कर्म घडत आहेत) असे ज्यास कळत असते; जो आपण केलेल्या दानाची प्रसिद्धि करीत असून इतरांचा द्वेष करणारा, नीचकर्म करणारा, विश्वासघातकी, कंजूऱ, दुसऱ्यास कांहीं न देणारा, अभिमानी, विषयासक्त, बडबड करणारा, सर्वांशी अतिशय शक्तिवृत्तीने रहाणारा, कावब्याप्रमाणे वंचक असलेला, कृपण, त्यागाची (संन्यासाची) प्रशंसा करणारा—पण ब्रह्मचर्यादि आश्रमांचा द्वेष व संकर करणारा, संदैव हिंसा करीत रहा-णारा, गुणावगुणांची योग्यता न जाणणारा,

अत्यंत असत्य भाषण करणारा, विचारशून्य आणि अत्यंत लोभी असा पुरुष असतो, तो नृशंस होय. हा मनुष्य धर्मशील आणि गुण-सपन्न अशा पुरुषास पापिष्ठ समजत असतो; आपल्याच स्वभावाला प्रमाण मानून कोणावर-ही विश्वास ठेवीत नाहीं; ज्यामध्ये परकीयांचा कांहीं दोष असेल अशा प्रकारचे रहस्य प्रसिद्ध करितो; एखाद्या कृत्यांत आपला व दुसऱ्याचा अपराध सारखाच असला तरी आपल्या चरितार्थासाठी दुसऱ्याला पीडा देतो; आपणा-वर उपकार करणारा पुरुष अत्यंत फसला आहे असे समजतो; उपकारी पुरुषाला प्रसंगी द्रव्य दिलें तरीही पुढे त्यासंबंधाने पश्चाताप पावतो; आणि सर्वांसमक्ष बसून भक्ष्य, लेह, पेय व इतरही उक्त क्रमांक भोज्य पदार्थ इतरांस न देतां एकट्याच भक्षण करितो. अशा पुरुषाला नृशंस असे घटणावे. प्रथमतः ब्राह्मणांना चार घांस अन्न देऊन नंतर आपल्या आम-इत्यांसह जो भोजन करितो, त्याला मरणानंतर स्वर्गाची प्राप्ति होते व इहलोकींही अमर्याद ऐश्वर्य भेगावयास मिळते. अस्तु; हे भरतकुलश्रेष्ठ, याप्रमाणे मीं तुला नृशंसा विषयीची माहिती सांगितली. बुद्धिवान् पुरुषांने हा नृशंसेचा संदैव त्याग केला पाहिजे.

अध्याय एकर्णे पांसष्टावा.

—::—
आपद्धर्म.

भीष्म सांगतातः—चोरांनी द्रव्याचा अप-हार केलेला, यज्ञ करू इच्छिणारा, सर्ववेद-पारंगत, गुरुकार्य आणि पितृकार्य करण्याची इच्छा असलेला, व वेदाध्ययन करू इच्छिणारा, हे सर्व ब्राह्मण धर्मसिद्ध्यर्थच भिक्षा मागणारे असल्यामुळे सत्यात्रच होत. ह्यासतव, हे भारता, दरिद्री अशा हा ब्राह्मणांना द्रव्यदान करावें व

विद्याही शिकवावी हे भरतभ्रेष्ठा, इतरही ब्राह्मणांना दक्षिणा यावी. इतर ब्राह्मणांना ही वेदिकेच्या बाहेर अपेक्षा अन्न अर्पण करावें असे शास्त्रांत सांगितलेले आहे. राजाने ब्राह्मणांना योग्यता-नुरूप सर्व प्रकारची रलें अर्पण करावी. ब्राह्मण हेच मूर्तिमंत वेद, व विपुलदक्षिणासंपन्न असे यज्ञ होत. वैभव आणि आचार हांनीं संपन्न असणारे लोक गुणाच्या अनुरोधाने परस्परां-कडून संदैव यज्ञ करीत असतांत. ज्याच्या पार्शी तीन वर्षेपर्यंत सेवकांच्या चरितार्थांची पुरेल इतके अथवा त्याहून अधिकही धान्य असेल, तोच सोमपान करण्यास अधिकारी होतो. राजा धर्मनिष्ठ असतां एखाद्या यज्ञ करणाऱ्या पुरुषाच्या व विशेषेकरून ब्राह्मणाच्या यज्ञाला कांहीं अंशानें अर्थात् द्रव्याच्या अभावामुळे प्रतिबंध होत असला, तर कर्हीही यज्ञ न केलेला व म्हणूनच सोमप्राशन न घडलेला अनेकपशुसंपन्न असा जो वैश्य प्रतिनिधि यज्ञांतून राजाने यज्ञासाठी कांहीही हरण करून नये. कारण, शूद्राला पशापासून कोणताही लाभ नसतो. ज्या अग्न्याधान न केलेल्या मनुष्याजवळ शंभर गाई असतील, अथवा अग्न्याधान करून यज्ञ न केलेल्या मनुष्याजवळ हजार गाई असतील, श्वाच्याही कुटुंबांतून निःशंक द्रव्य हरण करावे. जे मुर्लींच दान करीत नसतील, त्यांना बजावून राजाने संदैव यज्ञार्थ द्रव्य हरण करावे. असे आचरण करणाऱ्या राजाला पूर्णपणे धर्म घडतो. आतां तुला धान्यासंबंधाने सागतोंते एक.

कोणीही ब्राह्मण सहा वेळ अर्थात् तीन दिवसपर्यंत उपोषित असेल, तर त्याच्या एक दिवसाच्या चरितार्थासाठी, हीन कर्म करणाऱ्या पुरुषाकडून, दुष्टाकडून, एखाद्या शेतांतून, उपवानांतून, अथवा जेधून जुळेल तेथून अपहार

करून त्याला अन्न यावें; व ही गोष्ट राजानें विचारली अथवा न विचारली तरीही त्याला सांगवी. धर्मवेत्या राजानेही त्याला दंड करून नये. कारण, अशा प्रसंगी असे करणे हा धर्मच आहे. क्षत्रियाच्या मूर्खपणामुळे ब्राह्मणाला क्षुधेचे क्षेत्र अनुभवावे लागतात. ह्यास्तव राजाने ब्राह्मणांचे विद्याध्ययन आणि सदाचार हांनीं परीक्षा करून तदनुरूप त्याच्या चरितार्थांची तजवीज करावी; आणि पुढे, ज्याप्रमाणे पिता आपल्या औरेस पुत्रांचे संरक्षण करितो, त्यापुरेल इतके अथवा त्याहून अधिकही धान्य प्रमाणे त्याचे पालन करावे. प्रतिवर्षी कराव-असेल, तोच सोमपान करण्यास अधिकारी याचे आग्रेशणादि विधि न केल्यास वैश्वानरी नामक इटि करावी हा अनुकल्प आहे हें खरे, तथापि अनुकल्पही उत्कृष्ट प्रकारचा धर्मच आहे असे धर्मवेत्या पुरुषांनी सांगितलेले आहे. विशेष-देव, साध्य आणि ब्रह्मनिष्ठ महर्षीं हांनीं मृत्युच्या भीतीमुळे आपल्कारीं कांहीं विधीचे असून तो न करितां जो अनु-प्रतिनिधि सांगितले आहेत. मुख्य विधि कर-द्रव्य हरण करावे. शूद्राच्या गृहांतून यज्ञासाठीं प्रतिवर्षीं सामर्थ्य असून तो न करितां जो अनु-द्रव्य हरण करावे. कारण, शूद्राला पारलौकिक फलाची प्राप्ति होत नाही. वैद्यक्याच्या ब्राह्मणांने स्वतःच्या चरितार्थासाठी “मी आपल्या आणि राजाच्या वीर्यपैकीं आपलेच कल्यांचे आचरण करीत असतो, त्या दुर्दृष्टीला वीर्य बलवत्तर होय. सारांश, राजपेक्षां ब्रह्मवादी पुरुषांने तेज केवळांही दुःसहच असते. ब्राह्मण हा कर्ता व शास्त्रांही असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष ब्रह्मदेववृक्षह्यालेले आहे. त्याच्या क्षेमाचा भंग होईल असे त्याला बोलून नये व शुष्क भाषणेही त्याच्याशीं करून नयेत. क्षत्रियांने बाहुवीर्याच्याच योगाने, वैश्य आणि शूद्र हांनीं द्रव्याच्या योगाने व ब्राह्मणांने मंत्र आणि होम व्याच्या योगाने संकटांतून आपला उद्धार करावा. कन्या, तरुण स्त्री, मंत्र न जाणणारा पुरुष, मूर्ख आणि उपनयनादि संस्कार न

शालेला मनुष्य हांनीं अभीमध्ये आहुतीचा प्रक्षेप संगतो, ऐक. क्षत्रियादि निकृष्ट वर्णाची सेक्त करीत असतां अयोग्य प्रकारे उमे रहाऱ्ये व होम ज्याच्यासाठीं असतो तो हे सर्व नस्कांत बसणे ह्या योगाने एका रात्रीत जें पातक घडते, पडतात. म्हणूनच, 'यज्ञकुशल आणि वेदपारंगत तें नष्ट करण्यास त्याला तीन वर्षेपर्यंत व्रतस्थ अशांच पुरुषाने होम करावा. अर्थात् आपण तरी कांहीं प्रसंगीं असत्य भाषण करण्याची नसेल तर आपल्या पल्नीं, तिच्या अभावीं अनुमति आहे, स्वतः होम करावा; व आपण करणे शक्य रहावे लागते. सत्य भाषण जरी विहित आहे, तरी कांहीं प्रसंगीं असत्य भाषण करण्याची पुनर्नामें, त्याच्या अभावीं कन्येने व तिच्याही प्रसंगीं स्थियांपाशीं, विवाहप्रसंगीं, गुरुजनां-अभावीं शिष्याने होम करावा,' असे आश्वलाच्या कार्यासाठीं आणि स्वतःच्या जीवितसंयानांनी सांगितलेले आहे, यावरून स्थियांनाही रक्षणासाठीं केलेले असत्य भाषण दुर्गतिवायक होम करण्याचा अधिकार आहे असे सिद्ध होत नाही. कारण, हीं पांच प्रकारचीं असत्य होत असल्यामुळे, युवती आणि कन्या ह्यांचा भाषणे पातके नव्हेत असे सांगितलेले आहे. निषेध वरील वाक्यांत केलेला आहे. अग्न्या-निकृष्ट वर्गपाशीं विद्याध्ययन करू नये असा धान केल्यानंतर प्राजापत्य अश्वरूपी दक्षिणा जरी सामान्य नियम आहे, तरी त्याला अप-अर्पण केली नाहीं तर तो भनुष्य आहितांशी वाद आहे. तो असा:-विद्या उत्कृष्ट असली व नव्हे असे धर्मवेत्या पुरुषांनी सांगितले आहे. ती इतरांपासून प्राप्त होणे शक्य नसले, तर अद्वालु आणि जितेद्विषय पुरुषाने कोणतीही ती श्रद्धेने निकृष्ट वर्णपासूनही संपादन करावी. पुण्यकर्मे करावी; परंतु ज्यामध्ये पूर्ण अशी सुवर्ण जर अपवित्र पदार्थात पडले असेल, तर दक्षिणा नाहीं असे यज्ञ मात्र केहोही करू ते त्यांतून निःशंकपणे काढून घावे. एखादी नयेत. कारण, दक्षिणा न्यून असलेला यज्ञ हा उत्कृष्ट स्त्री हीनकुलां (हीन जातीं नव्हे) संतति, पशु व स्वर्गप्राप्ति ह्यांना नष्ट करून असेल, तर तिचा उद्धार करावा. विषांतूनही ईद्रिये, शौर्य आणि दान ह्यांपासून उत्पन्न अमृत काढून घेऊन प्राशन करावे. स्थियांना होणारी कीर्ति हीचिंही निर्मूलन करितो.

पातके आणि त्यांचीं प्रायश्चित्ते.

युधिष्ठिरा, रजस्वलासमागम करणारे, अग्न्या-हितासाठीं, वर्णसंकरप्रसंगीं आणि आत्मसंरक्षणाधान न करणारे आणि श्रौतहोमविरहित साठीं वैश्यानेही शस्त्र ग्रहण करावे. सुरापान, असलेले जे ब्राह्मण, ते सर्व पातकी होत. ब्रह्महत्या, गुरुस्त्रीगमन, सुवर्णचौर्य आणि ज्या गांवाचा निर्वाह एकाच विहिरीतील पाण्या-ब्राह्मणद्रव्याचा अपहार हीं महापातके होत. वर असेल, अशा गांवामध्ये शुद्धरूपीच्या हीं पातके बुद्धिपूर्वक केलीं असतां मरण हेच समागमे बारा वर्षेपर्यंत रहाणारा ब्राह्मण कर्मतः प्रायश्चित आहे असा सिद्धांत आहे. हे महाशुद्धच बनतो. जिच्याशीं आपला विवाह शाला राजा, स्वच्छदेव वागणारा पुरुष हा मद्यपान, नाहीं तिला शस्त्रेवर घेणारा, शुद्धाला महत्त्व अगम्यस्त्रीगमन, पतितसंसर्ग व ब्राह्मणस्त्रीसमागम देणारा, ब्राह्मणावंचून इतरांचा बहुमान कर-ह्यांच्या योगाने लवकरच पतित बनतो. पतितणारा, व तृणाला पाठ लावून बसणारा ब्राह्मण मनुष्याचा संसर्ग एक वर्षेपर्यंत घडल्याने मनुष्य कोणत्या रीतीने शुद्ध होतो तें मी तुला पतित होतो. याजन, अच्यापन आणि विवाहाद्वि-

यौनसंबंध हेच या पातित्याला कारण आहेत. श्रृङ्खल्या करणारा पुरुष संग्रामामध्ये शस्त्र-गमन, आसन आणि भोजन हीं पातितार्शी पातानें मरण पावल्यास शुद्ध होतो; अथवा केलीं असतां इतक्याच कालांत पातित्य येत प्रदीप शालेल्या अझीमध्ये आपल्या शरीराची नाहीं. हे भरतकुलोत्पन्ना, या पंचमहापातकां- आहुति दिल्यासही ते शुद्ध होतो. मध्यपान वांचून इतरांना प्रायश्चित्त आहे. हांचीं जी करणाऱ्या ब्राह्मणानें तस केलेले मद्य प्राशन प्रायश्चित्तें सांगितलीं आहेत, तीं यथाविधि करावे, हाणजे तो त्या पातकापासून मुक्त होतो; केल्यानंतर पुनश्च पापकर्माकडे प्रवृत्ति होऊं अथवा त्या मद्याच्या योगानें त्याचे शरीर देऊ नये. ह्या पातितार्पैकीं पूर्वीचे तीन अर्थात् दग्ध होऊन गेले हाणजे मरण आल्यामुळेही मद्यपी, ब्रह्मप्र आणि गुरुदारगामी हे मृत शाळे तो शुद्ध होतो व त्याला स्वर्गादि लोकांचीही असतां (त्यांच्या सपिंडांना अशौच नसल्या- प्राप्ति होते; हावांचून ती त्यास होऊं रकत मुळे) त्यांचे प्रेतकर्म होण्यापूर्वीही सपिंडांकडून नाहीं. गुरुदारगमन करणाऱ्या दुष्ट आणि अन्न आणि सुवर्ण ही निःशंकपणे ग्रहण करावी. पातकी पुरुषानें तस शालेल्या लोहादिमय स्त्री-पतित पुरुष अमात्य असले अथवा गुरु असले प्रतिमेस आलिंगन यावे. अशा रीतीनें तो मृत्यु तरीही धर्मनिष्ठ पुरुषानें त्यांचा त्याग करावा, व पावल्यानंतर शुद्ध होतो; अथवा कुटिलपणाचा केळांही त्यांच्याशीं संसर्ग ठेवूं नये. कारण, त्याग करून आपले शिश आणि वृषण कापून आपल्या हातांत घेऊन नैऋत्य दिशेस जाऊन अधर्मकर्त्या पुरुषानें धर्म आणि तप हांचे प्राणत्याग करावा, किंवा ब्राह्मणकार्यासाठी आचरण केल्यास त्याचे पातक नष्ट होतें. प्राण यावे, हाणजे तो शुद्ध होतो. अथवा चोराला चोर असें हाटल्यास त्याच्याइतकेच अश्वमेध, गोसव किंवा अग्निष्ठोम यज्ञ करावा, पातक लागेत; व चोर नसणाऱ्याला चोर असें हाणजे तो इहलोकीं व परलोकींही आदर-हाटल्यास दुष्पट पातक लागेत. विवाहापूर्वीच संभोगाची इच्छा करणाऱ्या कन्येला एकत्रीती-सदैव ब्रह्मचर्यानें व मुनिवृत्तीनें रहावें; आणि यांस ब्रह्महत्या घडते; व जो तिला दृष्टित नरमस्तकाचा ध्वज करून आपल्या कर्नीची करील त्याला अवशिष्ट (अर्थात् दोनतृतीयांश) प्रसिद्धि करावी; अथवा त्रिकालस्नान करून ब्रह्महत्या घडते. ब्राह्मणाला शिव्याशाप दिल्यानें तपोनिष्ठ होऊन रहावे. एखादी स्त्री गर्भिणी व धक्काबुक्की केल्यानें त्याहूनही अधिक आहे असें समजले असून जर तिचा पातक लागेत. ब्राह्मणाचा अवमान केल्यानें वध केला, तर त्या योगानें द्विगुणित ब्रह्म-शंभर वर्षेपर्यंत प्रेतल्वापासून मुक्ति होत नाहीं हल्येचे पातक लागेत. मध्यपान करणाऱ्या व पुढेही एक हजार वर्षेपर्यंत नरकांत पडून मनुष्यानें नियमित आहार ठेवून ब्रह्मचर्यानें रहावें लागेत. हाणूनच ब्राह्मणांचा अवमान ही भूमीवर शयन करून रहावें. याप्रमाणे तीन करून नये व त्यांना धक्काबुक्की करून पाढूही नये. वर्षे केल्यानंतर अग्निष्ठोम यज्ञ करावा. किंवा हे राजा, ब्राह्मणाच्या शरीरावर कोणीं प्रहार एक हजार वृषभ अथवा धेनु यांचे दान करावें; केल्यास त्याच्या शरीरांतून पडलेल्या रक्तास हाणजे पापापासून मुक्ति होते. वैश्य-वध केला भूमीचे जितके रजःकण लागतील तितकीं वर्षेपर्यंत असतां द्व्यद्व प्रायश्चित्त करून शंभर धेनु आणि त्या प्रहारकर्त्या पुरुषाला नरकवास घडतो. शंभर वृषभ यांचे दान करावें. शुद्धहत्या घड-

ल्यास एकाद्द प्रायश्चित्त करून शंभर वृषभ आणि याकावा. हे महाराजा, स्थियांनी पतीचा अतिकम शंभर धेनु त्यांचे दान करावे. श्वान, वराह, केल्यास त्यांना हा दंड सांगितलेला आहे. गर्दभ, मार्जार, चाष पक्षी, बेडूक, सर्प आणि पाप केल्यानंतर एक वर्षपर्यंत ज्यानें प्रायश्चित्त मूर्खिक त्यांचा वध केला असतां शुद्धवधासार- केले नसेल, त्याला दुष्पट प्रायश्चित्त यावे; तेच प्रायश्चित्त करावे. हे राजा, मनुष्यांचून दोन वर्षेपर्यंत प्रायश्चित्त न करण्याऱ्यास व्यच्छ कोणत्याही इतर प्राण्याचा वध केला असतां प्रायश्चित्त यावे; आणि पतिताशीं तीन अथवा पशुवधाहतकाच दोष सांगितला आहे.

चार अन्देपर्यंत संसर्ग ठेवणाऱ्या पुस्थानें पांच

असां; आतां तुला दुसरीही काहीं प्राय- वर्षेपर्यंत मूनिवतानें राहून भिक्षवर निवाह शित्तें क्रमानें सांगतां. कीटकादिकांचा इच्छा करावा आणि पृथ्वीपर्यटन करावे. ज्येष्ठ वंधुच्या नसतां वध घडल्यास पश्चात्नाप हेच प्रायश्चित्त पर्वी विवाह करणारा कनिष्ठ बंधु, तो ज्येष्ठ आहे. गोवधावांचून इतर कोणतेही उपपातक बंधु, कनिष्ठ बंधुशी विवाह झालेली ती स्त्री, व घडलें तर एकाद्द प्रायश्चित्त करावे. श्रावियस्ती- धर्मविरुद्ध विवाह करणारा हे सर्व पतित होत. गमन घडल्यास व्यच्छ आणि इतर-परम्परीगमन त्यांनी, वीरग्र पुरुषानें जें प्रायश्चित्त करावयाचे घडल्यास व्यच्छ प्रायश्चित्त करावे. ब्रह्मचर्यानें तेच करावे. त्यानें पापमुक्तेसाठी एक राहून व्रतांचे आचरण करावे व चौश्या प्रहरीं महिनापर्यंत चांद्राश्रण अथवा कुच्छ करावे. भोजन करावे. प्रत्येक दिवशीं त्रिकाल ज्ञान ज्येष्ठ वंधुच्या विवाहापर्वी आपला विवाह कर- करावे व ऊळ-बस करीत गमन करीत णाऱ्या कनिष्ठ बंधुने आपली स्त्री ज्येष्ठ वंधुला असावे. मातापितरादिकांचा त्याग आणि अभिन्न्याची स्नुषा ह्याणन अर्पण करावी; आणि पुढे विच्छेद करण्याचा पुस्थानेही हेच प्रायश्चित्त त्याच्या अनुमतीने पुनरपि तिचा अंगीकार करावे. हे कुरुकुलान्पत्रा, कारणावांचून जो करावा. असे झाले ह्याणजे ते उभयतां बंधु व मनुष्य पित्याचा, मातेचा अथवा गुरुचा त्याग ती स्त्री हे सर्व पापमुक्त होतात. मनुष्येतर करील, तो पतित होय, असा धर्मशास्त्राचा प्राण्यापैकी धेनु वर्ज्य करून इतर स्थियांचा सिद्धांत आहे. पन्नी व्यभिचारिणी असेल तर वध करणे दोषासपद नाही. कारण, मनुष्य हा तिला अन्न आणि आच्छादन मात्र यावे, पशुंचा नियंता असून त्याला त्यांचा अवमान तिजशीं इतर कोणताही संसर्ग ठेवून नये. असे करण्याचाही हक्क आहे. तथापि अशा प्रकार- सांगितलेले आहे. विशेषकरून प्रतिवंध केला च्या वधावदल ब्राह्मणानें चमर मृगाचे पुच्छ असतांही जर तिने व्यभिचार केला, तर पुरु- परिधान करून व हातांत मृत्तिकेचे पात्र घेऊन पाने परदार-गमन केल्यास जें प्रायश्चित्त आहे आपले कर्म लोकांना सांगत प्रव्याहीं सात घरे तेच तिजकडूनही करावो. श्रेष्ठ अशा पतीचा फिरावे व तेवढ्यांत जें अन्न मिळेल तितकेच त्याग करून जी स्त्री दृसञ्च्या एखाद्या पापी भक्षण करून राहावे. असे केले असतां तो बारा पुरुषाशीं गमन करीते, तिला राजाने एखाद्या दिवसांनी शुद्ध होतो. अथवा पापमुक्त होण्याविशाल अशा प्रदेशांत श्वानाकडून भक्षण साठी (पातकाच्या मानाने) एक वर्षपर्यंत हें करावावी; आणि अशा स्त्रीशीं जो गमन करील वत आचरण करावे. ह्याप्रमाणे मनुष्यांना हें त्या पुरुषालाही तापलेल्या लोखंडी मंचकावर उत्तम प्रकारांचे प्रायश्चित्त आहे. दान करण्याला निजवावा व त्याजवर काढे ठेवून जाळून समर्थ असणाऱ्या लोकांकडून ह्या सर्व प्राय-

श्रित्वां बद्दल दानाचीच योजना करवावी. आस्तिक पृथक्षीपते, सर्व खड्डांमध्ये उपयुक्त असें उक्कट पुरुषानें केवल गोप्रदानच करावें असें सांगितले आयुध कोणते? तसेच, हे भीष्म, हें खड्ड आहे. श्वान, वराह, मनुष्य, कुक्कुट आणि गर्दभ कोणीं उत्पन्न केले, कोणत्या हेतूने निर्माण हाचे मांस भक्षण केले असतां अथवा मत्र- केले, कसे निर्माण केले, आणि हा खड्ड-पुरीष प्राशन केले असतां पुनरुपनयन केले विद्येचा पहिला आचार्यकोण, हें मला कथन करा. पाहिजे. सोमपान केलेल्या ब्राह्मणाने मद्यपान वेशंपायन सांगतात:—जनमेजया, ह्याप्रमाणे केलेल्या मनुष्याच्या मुखाचे अवव्राण केल्यास त्या ज्ञानसंपन्न माद्रीपुत्र नकुलाचे तें कौशल्य-तीन दिवस ऊन पाणी, व तीन दिवस ऊन युक्त, सूक्ष्म आणि आश्र्वयकारक अशा अर्थाने, दूध पिझन पुढे तीन दिवस वायुभक्षण करून गर्भित व संमत असे भाषण ऐकून, शरशच्ये-रहावें. याप्रमाणे हा फार पुरातन कालापासून वर पडलेल्या धनुर्वेदपारंगत धर्मज्ञ अशा त्या चालत आलेला प्रायश्चित्तविधि तुला सांगि-भीष्मांनी, ज्यांतील प्रत्येक स्वर आणि व्यंजन तलेला आहे. हा विशेषकरून ब्राह्मणांकरितां उपपत्तियुक्त आहे अशा प्रकारचे उत्तर त्या व त्यांतूनही अज्ञानाने पातक घडले असतां आहे. द्रोणशिष्य महात्म्या नकुलाला सांगितले.

अध्याय एकशे सहासष्टावा.

—::—

खडोत्पत्तिकथन.

वेशंपायन सांगतात:—ह्याप्रमाणे युविष्ठि- करून दिलीस! तेहां आतां तूं विचारल्या राच्या प्रश्नांचे उत्तर झाल्यानेतर, गोष्ट काढ- प्रश्नांचे तच्च सांगतों ते ऐक. वा नकुला, पूर्वी ष्याला अवकाश मिळतांच, खड्डयुद्धनिष्पात हें सर्व विश्व केवळ एकसमुद्रजलमय होऊन नकुल हा शश्यवर पडलेल्या पितामह भीष्मांना गेले होते. त्या वेळी ते स्तन्ध व अवकाश-विचारूं लागला.

नकुल म्हणाला:—हे पितामह, ह्या लोकांत वितां येणही शक्य नव्हते. ते अंधकाराच्या धनुष्य हें आयुध अल्यंत आष्ट आहे, हे खंबेर; योगाने व्यास होऊन गेले असल्यामुळे दिसताथापि, हे धर्मज्ञ, माझे मन खड्डवरच बस- ष्यांत कारच भयकर दिसत होते. त्यांतील लेले आहे. कारण, हे राजा, संग्रामामध्ये शब्द आणि स्पर्श नष्ट झाले असून ते अप्रेय धनुष्याचा भंग झाला आणि अश्वांचाही नाश होऊन गेले होते. पुढे त्यामध्ये वीर्यवान् ब्रह्म-झाला, म्हणजे युद्धविद्याविशारद अशा देव निर्माण झाला; आणि त्याने वायु, अग्नि आत्म्याचे संरक्षण खड्डाच्याच योगाने करितां आणि सृथ हे निर्माण केले. त्याने वर आकाश येते. धनुष्य, गदा आणि शक्ति हीं आयुर्वेद खालीं भूमि आणि अलक्ष्मी हीं निर्माण धारण करणाऱ्या अनेक वीरांना देखाल खड्ड केलीं. आकाश, चंद्र, तारका, नक्षत्रे, ग्रह, धारण करणारा एकयाच वीर जर्जर करूं संवत्सर, कृतु, मास, पक्ष, कला आणि क्षण शक्ती. म्हणूनच, मला ह्या गोर्ध्वाविषयीं संशय- हीं सर्व त्यानेच उत्पन्न केलीं. नंतर लौकिक ही आहे आणि तिचे उत्तर एकिण्याविषयीं शरीर धारण करून त्या भगवान् ब्रह्मवेवाने अन्यंत उत्कंठाही आहे. ती गोष्ट हीच कीं, हे उक्कट तंजस्वी असे पुत्र निर्माण केले. मरीचि,

अत्रि, पुलस्त्य, पुलह, कतु, वसिष्ठ, आंगिरस् व त्यांनीं कोणत्याही प्राण्यांनें प्रिय केले नाहीं व ऐश्वर्य-संपन्न प्रभु रुद्र हेच ते पुत्र होते. पुढे कोणावरही दया केली नाहीं. साम, दान व प्राचेतस दक्षांने साठ कन्या उत्पन्न केल्या व भेद द्या तीन उपायांचा मुठींच उपयोग न ब्रह्मर्थींनी प्रजोत्पत्तीसाठीं त्या सर्व कन्यांचा करितां ते केवल दंडाच्याच योगांने लोकांना अंगीकार केला. त्यांच्यापासून सर्व प्राणी त्रास देऊ लागले. अहंकाराच्या नाड्यामुळे ते निर्माण झाले. देव, पितृगण, गंधर्व, आसरा, दैत्यश्रेष्ठ त्या लोकांशीं केवळांही एकमन्यांने नानाप्रकारचे राक्षस, मृग, मीन, वानर, मोठमोठे वागले नाहीं.

सर्प, सर्व प्रकारचे जलचर व स्थलचर पक्षी, पुढे एकदा, हे सर्व वृत्त निवेदन करण्यासाठी उद्दिज व स्वेदज, अंडज आणि जरायुज हे ब्रह्मविह हिमवानु पर्वताच्या एका सम्य शिखर-प्राणी-सारांश, वा नकुला, सर्व स्थावरजंगमा-वर ब्रह्मदेवाकडे गेले. द्या शिखरगाचा विस्तार त्मक विश्व त्यांच्याच्यापासून निर्माण झाले. शंभर योजने अमून ते रत्नमाणिक्यादिकांच्या याप्रमाणे, सर्व लोकांचा पितामह जो ब्रह्मदेव समृद्धायाच्या योगांने व्याप होऊन गेलेले होते: त्यांने प्राणिसृष्टि निर्माण केल्यानंतर, वेदविहित व ते अत्यंत उच्च असल्यामुळे तागका द्या सनातन धर्म उपयोगांत आणिला. आदित्य, वसु, त्याजवरील कमलांप्रमाणे दिसत होत्या. वाढा रुद्र, साध्य, मरुत, अश्विन इत्यादि देवता. त्यांचे नकुला, प्रफुल्ल वृक्ष असलेल्या अरण्यांनी युक्त आचार्य व पुरोहित, भूग, अत्रि, आंगिरस, सिद्ध, असणाऱ्या त्या पर्वतश्रेष्ठावर देववर्य ब्रह्मा सर्व काश्यप, वसिष्ठ, गौतम, अगस्त्य, नारद, पर्वत लोकांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी वास्तव्य इत्यादि तपोनिष्ठ, व वालखिल्य, प्रभात, सिकत, करीत होता. पुढे एक हजार वर्षांनंतर प्रभु घृतप, सोमप, वायुभक्षक, अग्निकिरणप्राशन ब्रह्मदेवांनी कल्पसूत्रोक्त विच्छिन्ना अनुरोधांने करणारे इत्यादिक सर्व ऋषी हे सर्व त्या धर्मा-योग्य प्रकारे संपादन केलेल्या सामग्रीने युक्त च्या अनुरोधांने वागुं लागले. अकृष्ण, हंस, असा एक यज्ञ केला. त्या वेळी यथाशास्त्र कर्म अग्रियोनि, वानप्रस्थ आणि पृथ्वी हे सर्व मुनि करणारे यज्ञपटु मुनि आणि ऐष्ट अशा देवतांचे त्या ब्रह्मदेवाच्या आज्ञेत राहुं लागले. पण समुद्राय हांनीं तो यज्ञप्रदेश व्याप होऊन दानवश्रेष्ठ मात्र क्रोध आणि लोभ हांनीं व्याप गेला असून, देवीप्यमान् प्रज्वलित अशी आणि होऊन गेल्यामुळे ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे उल्लंघन सुवर्णमय अशीं कांतिसंपन्न यज्ञपत्रे हांच्या करून धर्मक्षय करूं लागले. हिरण्यकशिपु, योगांने त्याला एक प्रकारची शोभा आलेली हिरण्याक्ष, विरोचन, शंबर, विप्रचित्ति, प्रन्हाद, होती. त्या डिकाणीं इतस्ततः समिधा पट-नमुनि आणि बळि हे व आणखीं इतरही लेल्या होत्या, व सदस्य असणाऱ्या ब्रह्मर्थीच्या देव्य व दानव आपल्या गणांसहर्वतमान अधर्म योगांने तो शोभायमान् दिसत होता. त्या करण्याचा निश्चय करून धर्ममर्यादेचा अति-डिकाणीं ऋषींच्या पुढे एक भयंकर गोष्ट घडून क्रम करण्यातच आनंद मानून लागले. 'देवांची आल्यांचे माझ्या ऐकण्यांत आहे: ज्याप्रमाणे जी योग्यता तीच आमचीही आहे. कारण, तारकांचा उदय झालेल्या स्वच्छ अशा आका-आम्ही सर्वजण एकाच कुलांतील आहों.' शांतून चंद्र वर येतो, त्याप्रमाणे अभीला इत-असा मनाचा निश्चय करून ते देवांशीं आणि स्ततः प्रक्षिप करून त्यांतून एक प्राणी त्या वेळी ऋषींशीं स्पर्धा करूं लागले. हे भरतकुलोत्पन्ना, उत्पन्न झाल्यांचे माझ्या ऐकण्यांत आहे. त्याची

कांति नीलकमलप्रमाणे असून दंष्टा तीक्ष्ण होता. त्याने कृष्णजिनरूपी वस्त्र धारण केलेले आणि उदरभाग कृश होता. त्याचे शरीर उंच होते व त्याच्या ललाटप्रदेशावर, ज्यांतील असून तो अल्यंत दुर्जय व अतिशय तेजस्वी तारका उत्कृष्ट सुवर्णाप्रमाणे आहेत असा एक होता. तो अभींतून वर येत असतां पृथ्वी डळ- सूर्याप्रमाणे तेजस्वी नेत्र होता. त्याचे दुसरे दोन मळूळ लागली, ज्यामध्ये मोठमोठे लाटांचे भोंवरे नेत्र अल्यंत स्वच्छ आणि कृष्णपिंगलवर्ण व उत्पन्न झालेले आहेत, असा महासागर क्षुब्ध शोभायमान असे होते.

होऊन गेला, उल्कापात झाले, मोठमोठे उत्पात असू: नंतर, भगदेवतेच्या नेत्रांचा नाश होऊं लागले, वृक्षांच्या शास्त्रा भग्न होऊन करणारा व हातात शूल धारण करणारा तो पडल्या, सर्व दिशा खुंद होऊन गेल्या, अ- महापराक्रमी बलाद्य महादेव प्रलयकालीन कल्याणसूचक वायु वाहू झागला, व भीतीमुळे अभीप्रमाणे कांति असलेलें तें खड्डधेऊन व त्रिकृत सर्व प्राणी वारंवार क्षेत्र पावू लागले. ह्याप्रमाणे असे चर्म वर करून नानाप्रकारच्या गतीनी कल्होळ उसळलेला पाहून व तो अभींतून गमन करू लागला. त्या वेळीं तें खड्ड आणि निर्माण झालेला पुरुष सर्माप आला आहे असे चर्म हीं मेघ आणि विद्युत ह्याप्रमाणे दिसत पाहून देव, ऋषी आणि गंधर्व ह्यांना ब्रह्मदेव होतीं. पुढे तो युद्ध करण्याच्या इच्छेने आकाश्मणाला, 'अशा प्रकारचा हा प्राणी निर्माण शांत तें खड्ड चमकावू लागला व भयंकर शब्द व्हावा, असे मींच मनांत आणिलं होते. हा करून मोठ्याने हसू लागला ! त्या वेळीं रुद्राची वीर्यवान् पुरुषांचे नांव खड्ड असे असून आकृति फार भयंकर दिसत होती.

लोकांचे संरक्षण आणि दैत्यांचा संहार हात हे भरतकुलोत्पन्ना, तो सद अशा प्रकारचे याचा उपयोग आहे. ह्याप्रमाणे ब्रह्मदेवांने स्वरूप धारण करून दैत्यसंहाररूपी भयंकर भाषण करितांच त्या पुरुषाने आपलें तें स्वरूप कर्म करण्याची इच्छा करीत आहे असे पेकन, टाकून दिले; आणि स्वच्छ, तीक्ष्ण धार अस- यांग्य योद्धा मिळाल्यामुळे सर्व दानवांना लेल्या व प्रलयकालच्या मृत्युप्रमाणे सर्वांचा आनंद झाला व ते त्याजवर चाल करून गेले. संहार करण्याविषयी उद्युक्त अशा खड्डांचे त्यांनी त्याजवर पाषाणांचा व देदीप्यमान अशा स्वरूप धारण केले. पटे ब्रह्मदेवांने अधमांचं उल्मुकांचा आणि वस्तन्याप्रमाणे धार असणाऱ्या निवारण करणारे असे तें तीक्ष्ण खड्ड वृत्तभव्यज इतरही लोहमय अशा भयंकर आयुधांचा वर्षाव नीलकंठ रुद्रास अर्पण केले. तेव्हां महर्षि- केला. पण पुढे, बलांचे केवल उत्पत्तिस्थानच जनांनी स्तविल्या त्या अंजेयरूपी भगवान् असा तो सद न डगमगतां संग्राम करीत आहे रुद्रानां तें खड्ड ग्रहण करून निराळेंच स्वरूप असे पाहून त्या सर्व दैत्यसन्याच्या अंतः- धारण केले. तें रूप चतुर्भुज होते. त्या वेळीं करणास मोह पडला व ते डळमळूळ लागले. तो सद भूमीवर उभा होता तरीही त्याच्या त्या वेळीं हातीं खड्डधेऊन, पदगति त्वरित मस्तकाचा मर्श सूर्यमंडलाला हात होता. असल्यामुळे आश्रव्यकारक रीतीने संचार करत्याची दृष्टि वर असून जननंदिद्य विशाल णारा तो सद जरी एकदाच होता, तरी हे सद होते. त्याच्या मुखांतून अभीच्या ज्वाला बोहर हजारं आहेत असे त्या दैत्यांना दिसू लागले. पडत होत्या व तो नील, श्वेत, आरक्ष असे तो सद शत्रुसमुदायाला छिनविच्छिन्न करीत, वर्ण अनेकवार बदलून बदलून धारण करीत । १ जव्हत्या लांकडांचा.

फोडून काढीत, कापीत, तुकडे करीत आणि ज्यांचा अधिपति आहेस, तेहां ज्यामध्ये धर्म त्यांचा नूर करीत, तृणामध्ये स्वर संचार कर- वास्तव्य करीत आहे अशा ह्या खड्डाच्या यो-
णान्या अशीप्रमाणे त्यांच्यामध्ये संचार करू गाने तू प्रजापालन कर. शरीराला अथवा अंतः-
लागला. त्यांच्या खड्डवेगाने शब्दंची फल्ळी करणाला सुख होण्यासाठी धर्मर्थादिचे अति-
फुटून गेली व त्यांचे भज, वक्षस्थळे क्रमण करणाऱ्या लोकांना धर्माच्याच अनुरोधाने
आणि मांड्या हीं छिन्नविच्छिन्न होऊन —स्वेच्छेप्रमाणे नव्हे—दंड करून त्यांचे संरक्षण
गेलीं. त्यांतील महाबलाद्य दंत्यांचे अव- केले पाहिजे. दंड चार प्रकारचा आहे: दुष्ट
यव आणि आंतडीं छिन्नविच्छिन्न होऊन शब्द बोलून ताळ्यावर आणणे, द्रव्यदंड,
.इतस्तः: पडलीं व त्यामुळे ते भूमीवर (अवयवच्छेद करून) शरीरव्यंग करणे, आणि
पडले. तसेच इतरही दानव खड्डप्रहारामुळे फारच मोठे कारण घडले असल्यास वध करणे.
कळेश पावून व फल्ळी फोडून मोठमोळ्या शब्दांनी हीं दुर्भाषणादिक चार स्वरूपे खड्डाचींच आहेत,
परस्परांवर गुरकावीत दिगंतरीं निघून गेले, व ज्यांचे आपण पालन करावयाचे त्याजकडून
किंवेक भूमींत शिरले, कांहीं पर्वतांवर निघून अतिक्रमण घडल्यास तीं उपयोगांत आणा-
गेले, दुसऱ्यांनीं आकाशामध्ये गमन केले, व वयाची आहेत.”

इतर जलामध्ये प्रविश झाले. तो अत्यंत भयंकर पुढे मनूने लोकांचा अधिपति असा एक
संग्राम घडून आला त्या वेळीं भूमि अतिशय पुत्र निर्माण केला व त्या क्षप नामक पृत्राला
भयंकर दिसत होती. तिजवर मांसाचा आणि प्रजेंचे संरक्षण करण्यासाठी त्यांने ते खड्ड
रक्ताचा कर्दम होऊन गेला असून, हे महाबाहो, अर्पण केले. पुढे ते क्षपापासून इक्ष्वाकून,
प्रफुल्ल पलाशवृक्षांनी युक्त असलेल्या पर्वत- इक्ष्वाकूपासून पुरुषव्याने, व त्याजपासून आयुर्वेद
प्रमाणे भासणाऱ्या त्या रक्ताचा सडा झालेल्या संपादन केले. आयुपासून ह्या भूतलावर ते
दंत्यांच्या इतस्तः: पडलेल्या शरीरांच्या नहुषाला मिळाले व नहुषापासून यथातीला,
योगाने ती व्याप होऊन गेलेली होती. त्याजपासून पुरुला, त्याजकडून अमृतरथाला,
याप्रमाणे दानवांचा संहार करून जगतांत धर्माची त्यांच्यापासून भूमिशय नृपतीला, भूमिशया-
अभिवृद्धि केल्यानंतर त्या कल्याणकारक भगवान् पासून दुर्घतपुत्र भरताला, आणि, नकुला,
रुद्राने रोद्रस्वरूपाचा त्याग करून शिवस्वरूप त्याजपासून धर्मवेत्त्या ऐलविलाला त्या खड्डाची
धारण केले. तेहां अत्यंत आश्र्वयकारक असा प्राप्ति झाली. पुढे ऐलविलापासून प्रजाधिपति
जय मिळाल्यामुळे सर्व देवतागण आणि सर्व धुंधुमार याला, धुंधुमारापासून कांबोजाला,
महर्षी ह्यांनी त्या देवाधिदेवांचे पूजन केले. त्याजपासून मुच्कुदाला, मुच्कुदाकडून मरु-
पुढे त्या भगवान् रुद्राने दंत्यरक्ताने सिक्क ताला, मरुत्तापासून रैवताला, रैवतापासून
शोलेले आपले धर्मसंरक्षक खड्ड श्रीविष्णुला युवनाश्वाला, युवनाश्वापासून इक्ष्वाकुवरो-
आदरपूर्वक समर्पण केले. बाळा नकुला, पुढे द्वय रघुला, त्याजकडून प्रतापशाली हरिणा-
ते विष्णूने मरीचीला, भगवान् मरीचीने मह- श्वाला, आणि हरिणाश्वापासून शुनकाला ते
र्पीना, कृषीनीं इंद्राला, इंद्राने लोकपालांना, खड्ड मिळाले. पुढे ते शुनकाकडून धर्मात्म्या
व लोकपालांनी ते विशाल खड्ड सूर्यपुत्र मनूला उशीनराला, त्याजपासून भोज आणि यादव
अर्पण केले आणि सांगितले कीं, “तू मनु-यांना, यादवांपासून शिवीला, शिवीकडून

प्रतदनाला, प्रतदनाकडून अष्टकाला, अष्टका- “लोभाचें अस्तित्व धर्म, अर्थ आणि काम हा पासून पृथद्वाला, पृथद्वापासून भरद्वाजाला, तिघांवर अवलंबून आहे. तेहां हा तिहीपैकी त्याजकडून कृपाला, व त्याजकडून तुला व श्रेष्ठ कोण, मध्यम कोण, कनिष्ठ कोण, आणि तुळ्या बंधुंना हें उत्कृष्ट खड्ड मिळाले आहे. काम, क्रोध, लोभ हा तिघांचा जय करण्यासा खड्डाची नक्त्र कृत्तिका असून, देवता आणि, साठी कोणावर लक्ष्य डेविले पाहिजे, ह्याविष्यांगोत्र रोहिणी आणि रुद्र हा उत्कृष्ट प्रकारचा तुळी आनंदाने योग्य असे सिद्धांतभूत वाक्य आचार्य आहे. हे पांडुपुत्रा, ज्यांचा उच्चार सांगा.” हें ऐकून, अर्थशास्त्रतच्छ प्रतिभाशाली केला असतां सदैव विजयप्राप्ति होते अशी विदुर धर्मशास्त्राचें स्मरण करून प्रथम बोलला. खड्डाची आठ नांवे आहेत, तीं गुप आहेत विदुर ह्याणाला:-विषुल अध्ययन, स्वधर्माचें तरीही मी तुला तीं सांगतो, ऐक. आसि, विशसन, आचरण, दान, आस्तिकता, यज्ञक्रिया, क्षमा, खड्ड, तीर्णधार, दुरासद, विजय, श्रीगर्भ आणि निष्कपटपणा, दया, सत्य आणि इंद्रियनिग्रह धर्मपाल हींच तीं नांवे होत. हे माद्रीपुत्रा, हें धर्माचें तेश्वर्य आहे. ह्याचाच तुं आश्रय कर. खड्ड हें सर्व आयुधांमध्ये श्रेष्ठ आहे. ह्याचा तुऱ्हे अंतःकरण ह्यापासून चालित होऊँ देऊं कर्ता महेश्वर आहे असा पुराणांचा सिद्धांत नको. धर्म आणि अर्थ ह्या उभयतांचे मूल हेंच आहे. शत्रुविघ्वसक पृथूने पहिल्याने धनु- आहे. मीं देसील मुख्यत्वेकरून ह्यांचाच आश्रय व्याची उत्पत्ति केली; आणि त्याने पृथ्वी- केलेला आहे. धर्माच्याच योगाने ऋषीचा पासून सर्वधान्यरूपी दुग्ध काढले, व धर्माच्या उद्धार ह्याला असून सद्गतिही धर्मावर अव-अनुरोधाने तिचं पालन केले. हे माद्रीपुत्रा, हा लंबून आहे. देवांचा अभ्युदय धर्माच्याच ऋषिप्रोक्त वृत्तांत तू प्रमाण म्हणून समज, योगाने झाला असून अर्थही धर्मामध्येच आहे. युद्धविशारद पुरुषांनी खड्डाचे सदैव पूजन केले हे राजा, धर्म हा गुण श्रेष्ठ असून अर्थ मध्यम पाहिजे. हे भरतकुलेष्टा, खड्डाची उत्पत्ति व काम निकृष्ट होय, असे ज्ञानसंपन्न लोक कशी शाली तो प्रकार मी तुला बरोबर रीतीने ह्याणत असतात. ह्यास्तव मनुष्याने अंतःकर-सविस्तर वर्णन करून सांगितला आहे. हा णाचा निग्रह करून धर्मालाच प्राधान्य देऊन खड्डरूपी साधनाचा उत्कृष्ट प्रकारचा वृत्तांत रहावें; व जसे आपल्या स्वतःविषयीं वर्तन श्रवण करणाऱ्या पुरुषाला इहलोकीं कीतिं ठेवावयाचें तसेच सर्व प्राण्यांविषयींही ठेवावें. मिळून, पुढे सर्वलोकीं अनंत कालपर्यंत त्याचे वंशापायन सांगतात:—याप्रमाणे विदुराचे भाषण समाप्त झाल्यानंतर, धर्म व अर्थ ह्यांच्या तत्त्वाचें ज्ञान असलेला अर्थशास्त्रनिष्णात पृथापुत्र अर्जुन युधिष्ठिराच्या प्रेरणेवरून भाषण करू लागला.

अध्याय एकशें सदुसष्टावा-

—:::—

खड्डगगता.

वैशीपायन सांगतात:—असे बोलून भीष्म म्हणजे कर्मभूमि आहे. ह्यास्तव, हा ठिकाणी स्तन्ध बसले असतां, घराकडे गेल्यानंतर युधि- वार्ता, कृषि, वाणिज्य, गोरक्षण आणि नाना-छिंगाने विदुर आणि आपले चार बंधु अशा प्रकारचीं कलाकौशले हींच प्रशस्त होत. ह्या पांड असार्मीस प्रश्न केला. तो ह्याणाला, सर्व गोई म्हणजे अर्थच होय. ह्यापैकी

कोणत्याही कर्मचा अतिक्रम करूँ नये. अर्था- नकुल-सहदेव म्हणाले:—वसतांना, निज-
वांचून धर्माचं अथवा कामाचे अस्तित्वच तांना अथवा चालतांना देखील कर्मी-अधिक
रहाणार् नाहीं अशी श्रुति आहे. अर्धप्राप्ति प्रतीचे उद्योग करून मनुष्यांने अत्यंत अर्थ-
ज्ञाली असतां हे दोन्ही पुरुषार्थ संपादन करितां संपादन केलें पाहिजे. सर्वांनाही अत्यंत प्रिय
येतात. ज्याप्रमाणे सर्व प्राणी ब्रह्मदेवाची परंतु दुर्लभ असा हा अर्थ प्राप्त झाला म्हणजे
सेवा करितात, त्याप्रमाणे धर्म आणि काम मनुष्यांचे मनोरथ इहलोकीच पूर्ण होतात, हे
ह्या दोहोंकडे ज्याच्या अर्थाचा विनियोग झाला अगदीं प्रत्यक्ष आहे हांत संशय नाही. ज्याचा
आहे त्याची अत्यंत उच्च कुलांतील लोक संबंध धर्माशीं असतो तो अर्थ; आणि ज्याचा
देखील सेवा करितात. जय आणि कृष्णाजिने अर्थाशीं संबंध असतो तो धर्म. ह्या दोहोंचे
धारण करणारे, इंद्रियदमन केलेले, शरीरा- आचरण तुजसारख्याला देखील अमृततुल्य
विषयीं उदासीन असल्यामुळे मललिप असलेले, आहे, म्हणूनच आहांला हे दोन्ही मान्य आहेत.
जितेंद्रिय, शिरोमुळं तेव्हा यति, अथवा ज्यापाशीं अर्थ नाहीं त्याला कामप्राप्ति व्हाव-
नेष्ठिक ब्रह्मचारी हे सर्व निरनिराक्ष्या प्रकारे याची नाहीं; तसेच जो धर्मिष्ठ नसतो त्याला
अर्थाचाच अभिलाष करणारे असतात. काषाय- अर्थाची प्राप्ति काटून होणार? सारांश, धर्म
वस्त्र परिधान करणारे, १५श्रु धारण करणारे, आणि अर्थ ह्या दोहोंच्याच योगाने तीन्ही
मर्यादधील, विद्वान्, शांतिसंपन्न व कोण- पुरुषार्थाची सिद्धि होते. म्हणूनच, धर्म आणि
त्याही वस्तूशीं संसर्ग न ठेवणारे जे लोक, अर्थ हांचा संबंध नसलेल्या मनुष्याला दुःख
त्याचीं सुद्धां गति हीच आहे. आपआपल्या पावांव लागते. हास्तव, मनुष्यांने अंतःकर-
धर्माचे अनुष्ठान करणाऱ्या ह्या पुरुषांपकी णाचा निश्च करून व धर्माला प्राधान्य देऊन
कांहीं लोक केवळ अर्थाचा अभिलाष करणारे, अर्थ संपादन करावा. ह्या आपच्या बचनावर
कित्येक स्वर्गाची इच्छा करणारे व दुसरे जे विश्वास ठेवितील, त्या लोकांना सर्व कांहीं
कुलाभिवृद्धीची वासना धरणारे असतात. प्राप्त होईल. प्रथम धर्माचे आचरण करावे,
दुसरे कित्येक आस्तिक आणि नास्तिक हे नंतर धर्माशीं संबद्ध असलेला अर्थ संपादन
ज्यान, धारणा, समाधि हांचवरच निष्ठा ठेवून करावा, आणि अर्थ संपादन झाला म्हणजे
असतात. अस्तु; अर्थशास्त्राच्या श्रेष्ठत्वाचे ज्ञान मग कामाचे आचरण करावे, हेच श्रेष्ठ होय.
होणे हाच खरा प्रकाश असून ते न होणे वैशंपायन सांगतात:—इतके भाषण करून
हाच अंधकार होय. हे ज्ञानसंपन्नश्रेष्ठा, जो नकुलसहदेव थांबले. तेव्हां भीमसेनाने भाषणाचा
पुरुष आपल्या सेवकांना ऐश्वर्यसंपन्न करून उपक्रम केला.

शत्रूंना दंड करितो, तोच खरा अर्थवान् होय. भीमसेन ह्याला:—ज्याला काम (फलेच्छा)
हे माझे मत अगदीं खरें आहे. आतां हे नकुल- नाहीं, तो अर्थाचाही अभिलाष करीत नाहीं,
सहदेव भाषण करण्याविषयीं अगदीं उत्सुक धर्माचीही इच्छा करीत नाहीं, किंवितु काम-
झालेले आहेत, तेव्हां त्यांचे भाषण तूं श्रवण करून तर्फे शून्य असलेला पुरुष कशाचीच इच्छा करीत

वैशंपायन सांगतात:—अर्जुनाने असे भाषण नाहीं. ह्याणूनच काम हाच श्रेष्ठ होय. पत्रे, फले,
केल्यानंतर, धर्म आणि अर्थ हांचव्याख्ये निष्णात अस- फुले अथवा वायु भक्षण करणारे अत्यंत निश्च-
लेले नकुलसहदेव उक्कूष असे भाषण करू लागले. संपन्न असे त्रापि जे तपश्चर्येमध्ये एकाग्र

होऊन राहिलेले असतात, त्याचें कारण कामच ह्या त्रिवर्गामध्ये कामालाच अग्रस्थान दिलें होय. दुसरे किंतु जे वेद आणि उपवेद पाहिजे. ह्यास्तवं हे राजा, तु कामाचाच अंगी-हांमध्ये आसक्त होऊन अध्ययनांत पारंगत कार करून, सुंदर वेष असलेल्या. अलंकार शाळेले असतात, व किंतु श्राद्धक्रिया, धारण करणाऱ्या. नयन रमणीय असणाऱ्या, यज्ञकर्म आणि दानप्रतिश्रव्ह हांमध्ये गढून व मदयुक्त असणाऱ्या स्त्रियांशी रमणीय हो. गेलेले असतात, ते कामाच्याच योगें होय. कारण, काम हाच अष्ट आहे असे माझे मत व्यापारी, कृषीवल, गोपाल, शिल्पनिषाणात अस- आहे. हे धर्मपुत्रा, मीं सर्व प्रकारच्या परिणारे शिल्पी आणि देवसेवा करणारे हे सर्व स्थितीचा चांगला शोध केलेला आहे म्हणूनच लोक कामाच्याच योगाने आपआपल्या कर्मा- माझी अशी बुद्धि झाली आहे. ह्यास्तव, तु मध्ये आसक्त होऊन राहिलेले असतात; आणि संशय घेऊ नको. माझें हें सांगणे जी अत्यंत दुसरे किंतु लोक कामयुक्त असल्यामुळेच मृदृ आहे. तरीही ते प्रोक्त नसुन सारसंपन्न समुद्रामध्येही प्रवेश करितात. कामाने प्रकार आहे व म्हणूनच ह्याचा सज्जन अंगीकार करिअनेक आहेत आणि कामानेच हें सर्व विश्व तील. धर्म, अर्थ आणि काम हांचे सेवन सारख्याच व्याप करून सोडलेले आहे. ज्याच्या अंत:- प्रमाणाने केले पाहिजे; असे न करितां एकाच करणास कामाचा स्पर्श नाहीं असा मनुष्य पुरुषार्थामध्ये आसक्त होऊन रहाणारा मनुष्य सांप्रत नाहीं, पूर्वी झालेला नाहीं, व पृथंही निवृष्ट होय. केवल धर्म आणि अर्थ ह्या दोहों-होणार नाहीं. हे महाराजा, काम हेच पुरुषा- विषयीं दक्ष असणे हें मध्यम असून तीनही र्थांचे सार असून धर्म आणि अर्थ ह्या दोहोंचेही पुरुषार्थामध्ये रमणीय होऊन रहाणारा जो अस्तित्व ह्यावरच अवलंबन आहे. ज्याप्रमाणे पुरुष तोच उत्तम होय.

दहापासून लोणी, त्याप्रमाणेच अर्थ आणि याप्रमाणे त्या वीरांना संक्षिप्तपणे आणि धर्म ह्या दोहोपासून सारभूत असा काम विस्तृतपणेही सांगून. उत्कृष्ट चंदनाचे अनुलेपन निष्पत्र होता. ज्याप्रमाणे पंडीहून तेल, केलेला आणि नानाशक्कारीं माल्ये व अलंतक्राहून घृत अथवा काषाहून पुष्पफले कार धारण करणारा, व सर्वाशी मंत्रीनं वागणारा हीं श्रेष्ठ आहेत, त्याचप्रमाणे धर्म आणि अर्थ ते ज्ञानसंपन्न भीम स्तम्भ बसला. पृष्ठ कांही हांहून काम श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे मधु हा पुष्पा- वेळाने, त्या सर्वांच्या भाषणाचा चांगला विचार पासून निधणारा रस आहे. त्याचप्रमाणे काम करून धार्मिकश्रेष्ठ धर्मराज जरा हसला व हा धर्म आणि अर्थ ह्या दोहों पुरुषार्थांपासून सत्य भाषण करू लागला.

उत्पन्न होणारा रस होय. काम हा धर्म आणि युधिष्ठिर ह्याणाला:- आपणां सर्वांनाही अर्थ हांचे उत्पन्नस्थान आहे, अथवा धर्म धर्मशास्त्राच्या सिद्धांताचे उत्तम ज्ञान असून आणि अर्थ हीं कामाचीच म्वरूपे आहेत. त्याचीं प्रमाणेही माहीत आहेत, ह्यांत मुळीच कामावांचून केवळ अर्थाच्याच योगाने ब्राह्म- सेशय नाहीं. मला जिज्ञासा असल्यामुळे, णांना मिष्टान्नप्राप्ति होत नसेत, कामावांचून आपण जे सिद्धांतभूत भाषण सांगितले ते मीं कोणीही ब्राह्मणांना दान करीत नाहीत, व ऐकिले आहे. तेहों आतां मी जे बोलतों तेही कामावांचून अनेक प्रकारचा लोकव्यवहारही आपण एकायपणे ऐकून घ्या. जो मनुष्य पाप, चालत नाहीं. म्हणूनच धर्म, अर्थ आणि काम पुण्य, धर्म, अर्थ आणि काम हांमध्ये आसक्त

प्रतिज्ञाभंग करणारा, दुष्ट, विचारशून्य, मात्सर्ययुक्त, पापकर्मे करण्याचा निश्चय असलेला, दुष्ट स्वभाव असलेला, अंतःकरणांत कुशलता नसलेला, धातुक, कपटी, मित्रांना पीडा देणारा, सदैव परद्रव्याची इच्छा करणारा, यथाशक्ति कोणीं कांहीं दिल्यास त्या योगाने संतुष्ट न होणारा; मूर्ख, तसेच, हे नरशेष्ठा, मित्राच्या अंतःकरणांतील धैर्य सदैव नष्ट करणारा, अस्थानीं कोप करणारा, अवधान-शून्य असलेला, निष्कारण एकदम विरुद्ध उदार अंतःकरण असलेले, विश्वाससंपन्न, धर्महोणारा, कल्याणकारक मित्रांचा पापकुद्धीने निष्ठ, मृत्तिका आणि सर्वां हा दोहोला समानच तत्काल त्याग करणारा, कार्यापुरते मित्रांचे लेखणारे, मित्रावर पूर्णपणे लक्ष्य ठेवणारे, सेवन करणारा, परंतु मित्राच्या हातन थोडासा शास्त्रादि प्रमाणे व प्रारब्धकर्म हांच्या अनु-अपकार घडला व तोही अज्ञानाने घडला रोधाने वागणारे आणि सेवकांना खुष ठेवून असला तरीही मित्राचा द्रेष करणारा मूर्ख. धन्यांचे कार्य करण्याविषयीं सदैव तत्पर अस-तोंडापुरता मित्र परंतु वस्तुतः शत्रु असणारा, लेले असे जे पुरुषेष्ठ. त्यांच्याशी मैत्री करकुटिलदृष्टि, विपरीतदृष्टि, सदैव कल्याणान्या राजाच्या राज्याचा चंद्रप्रकाशप्रमाणे करणान्या पुरुषालाही पीडा देणारा, मद्यपान विस्तार होतो. सदैव शास्त्राच्या अनुरोधाने वाग-करणारा, द्वैशरील, कोपिष्ठ, निर्दय, कठोर, णोर, कोधाचा जय केलेले, संश्रामामध्ये सामर्थ्य परपीडक, मित्रद्रोही, प्राण्यांचा वध करण्या-प्रकट करणार. आणि उच्च जाति, उन्नत स्वभाव विषयीं आसक्त असलेला, कृतम आणि नीच व सदगुण हांनीं युक्त असलेले जे पुरुषेष्ठ, हांच्याशीं हा लोकामध्ये केळाहीं मैत्री त्यांच्याशीं मैत्री करावी. हे निष्पापा राजा करू नये. छिद्रान्वेषी पुरुषही मैत्री युधिष्ठिरा, मीं जे तुला दोपयुक्त हास्तन पुरुष करण्याला अयोग्य होत. राजा युधिष्ठिरा, आतां सांगितल, त्यांमध्येही मित्रांचा धात करणारे.

मैत्री करण्याला योग्य कोण कृतम हे अथम होत. हा दगाचारी पुरुषांना तें सांगतो, एक कुलीन, चार अक्षरे जाणणारे, शास्त्र त्यागच केला पाहिजे, असे सर्वांचे ठाम मत आहे. जन्य व अनुभवजन्य ज्ञान असलेले, रूपवान्,

एका कृतग्राचे दृत.

मुण्संपन्न, लोभशून्य, श्रमसमर्थ, सञ्जनानंत्रि मित्र, युधिष्ठिराने विचारिल, “ हा संबंधाचे रहस्य कृतज्ञ, सर्वज्ञ, मधुर भाषण करणारे, सत्य-विस्ताराने श्रवण करावें अशी माझी इच्छा प्रतिज्ञ, जितेद्रिय, सदैव श्रमशील, स्वकुलोचित आहे. हास्तव, मित्रद्रोही आणि कृतम कोण कार्यभार धारण करणारे, दोषशून्य आणि हे मला आपण सांगा.

मुप्रसिद्ध असे जे पुरुष असतील, त्यांचाच भीम सांगतात:—हां, ठीक आहे. हे भूपतींनी संग्रह करावा. तसेच, हे प्रमो, यथा-प्रजाविष्पत, ह्याविषयीं उच्चरेकडे म्लेच्छ शक्ति सदाचरण करणारे व त्यामुळेच संतोष देशामध्ये घडलेला एक पूर्वींचा इतिहास भी पावणारे, अस्थानीं कोप न करणारे, निष्कारण तुला कथन करितो.

मध्यदेशामध्ये राहणारा कोणी एक ब्राह्मण त्या गौतमाच्याच देशांत राहणारा, त्याचाच होता. त्याला वेदज्ञान मुळीच नव्हते. पुढे एक पिय मित्र, व सहाव्याची होता. तो जेथे संपन्न असा गांव पाहून तो भिक्षेच्या इच्छेने गौतम रहात होता त्या शब्रयामांतच गेला; त्यामध्ये शिरला. तेथे एक अनार्य जारीतील व शुद्राच त्याज्य असल्यामुळे त्या शब्रचुप्र पुरुष धनाढ्य होता. त्याला सर्व वर्णाच्या यासामध्ये ब्राह्मणगृहाचा शोध करीत चेहो-विशेष गोष्टींची माहिती होती; आणि तो सन्य- कडे फिरू लागला, व नंतर तो द्विजत्रेष्ठ त्या प्रतिज्ञ व ब्राह्मणांचा हितकर्ता असून दान- गौतमाच्या घरीं गंगा. इतक्यांत गौतमही तेथे कर्मामध्ये असक्त होऊन राहिलेला होता. आला व त्या उभयतांची गांठ पडली. त्या वेळी त्याच्या घरीं येऊन त्या ब्राह्मणाने भिक्षा गौतमाच्या हातांत धनुष्यरूपी आयुध असून मागितली, तेव्हां त्यांने त्याला राहण्याला त्याच्या स्कंधप्रदेशावर एके ठिकाणी ऑढलेले जागा, एक वर्ष प्रेरल इतकी भिक्षा, दशा अस- अनेक हंस होते, व त्याच्या अंगावर रक्काचे लेले नवर्नि वस्त्र व एक गतभर्तृका तरुण दासी हीं शिंतोडे उडालेले होते. तो गृहाच्या द्वारांत अर्पण केली. त्या अनार्य पुरुषाकडून हें सर्व येतांच एखादा नियं मनव्यभक्षकन गृहामध्ये मिळतांच त्या ब्राह्मणाच्या अंतःकरणास आनंद आला आहे असे त्या ब्राह्मणाला दिसले. पण झाला; आणि, हे राजा, तो गौतम त्या उक्तुजे तेव्हां त्याची ओळख पडली, तेव्हां लज्जा गृहामध्ये त्या स्त्रींची रमणी दोऊन राहिला. वाटून तो ब्राह्मण असे म्हणाला, “अरे, त्या वेळी तो कुटुंबाचित कर्मही कीत असे मोहाच्या अर्थीन होऊन तुं हें काय करीत व त्या दासीला साहाय्यही कीत असे. ह्याप्र- आहेस? तुं स्वकलवरुंधर आणि मध्यप्रदेशांत माणे त्या शब्राच्या गृहामध्ये तो अनेक वर्ष- विख्यात असा एक ब्राह्मण असून असा अनार्य पर्यंत राहिला होता. तेथे त्या गौतमाने बाण- कसा बनलास? तुझे पूर्वज ब्राह्मण होते, वेद वरुणांत अन्यंत श्रम केले; आणि, राजा, प्रस्त्यात होते, आणि वेदपारंगत होते, याचे शब्रप्रमाणेच तो गौतमही अरण्यामध्ये सर्वत्र स्मरण कर. त्यांच्याच वंशामध्ये उत्तर होऊन वास्तव्य करण्याचा हंसांचा सर्दैव वध करून तुं असा कुलदूषक बनलास! हे ब्राह्मण, आपण लागला. तो हिंसाकर्मामध्ये निष्णात, निर्दय कोण आहों ह्याचा तुं अंतःकरणांत विचार आणि सदैव प्राणिवध करण्यामध्ये आसक्त कर आणि आपले सन्ध, शील, अध्ययन, होऊन राहिला. सारांश, शब्रांच्या सानिध्या- इंद्रियदमन व दया हीं लक्ष्यांत आणून ह्या मुळे तो गौतमही शब्रतुल्य बनून गंगा. ह्या- वसतिस्थानाचा त्याग कर.” राजा, त्या हित प्रमाणे त्या शब्रयामामध्ये सुखाने वास्तव्य करण्याची इच्छा असलेल्या मित्राने हाप्यमाणे करून अनेक पक्ष्यांचा वध करण्यांत त्या गौत- भाषण केले, तेव्हां, अंतःकरणाची खात्री माचे अनेक महिने निघून गेले. पुढे कोणे शाल्यामुळे तो क्लेश पावल्याप्रमाणे झाला व एके समर्थी दुसराही एक ब्राह्मण त्या ठिकाणी उत्तर देऊ लागला. तो ह्याला, “हे द्विज- आला. त्याने जय, वकलेले आणि कृष्णाजिन श्रेष्ठा, मी निर्धन आहें व मला वेदविद्येचेही धारण केलेले होते. तो ब्राह्मणांचा हितकर्ता, ज्ञान नाहीं, ह्यानुन मी द्रव्यार्जनासाठीं येथे वेदपारंगत, अध्ययननिष्ठ, शुचिर्भूत, विनय- आलों होतों. अस्तु; हे ब्राह्मणश्रेष्ठ, आपल्या संपन्न, आणि मिताहारी असा असून दर्शनाने आज मी कृतार्थ शालों आहें, आपण

आजची रात्र येथें रहा, उद्यां आपण उभयतां तोडीचिं असून त्यामध्ये यक्ष व किन्नर वास्तव्य मिळून येथून निघून जाऊँ!"

हें ऐकून त्या ब्राह्मणाला दया आली व वृक्ष इत्यादिकांनीं त्या अरण्याला शोभा तो तेथें राहिला. पण त्या टिकाणीं त्यानें कोण- आलेली होती; तेथें सुगंधयुक्त व रम्य अशा त्याही पदार्थाला स्पर्श देखावल केला नाही; व नानाप्रकारच्या पर्वतांच्या कड्यांवर उक्कट जरी क्षुधा प्रदीप झालेली होती व गौतमही उक्कट पक्षी त्या वेळीं इतस्ततः मंजुळ धनि पुष्कळ आग्रह करीत होता, तरीही त्यानें तेथें करीत होते; तेथें मनुष्याप्रमाणे मुख असलेले भोजन केले नाहीं.

अध्याय एकशें एकुणसत्तरावा.

—००—

गौतमास राजधर्म्याचे दर्शन.

भीष्म सांगतातः—ती रात्र निघून जाऊन उजाडल्यानंतर तो ब्राह्मणश्रेष्ठ निघून गेला. युक्त, सपाट, सुखकारक आणि चित्रविचित्र तेव्हां, हे भरतकुलोत्पन्ना, गौतमही समुद्राकडे अशा एका स्वर्गतुल्य प्रदेशांत त्यानें एक वट-जावयास निघाला. तेव्हां मार्गमध्ये, समुद्र-वृक्ष पाहिला. त्याचा परिष फारच मोठा असून वर व्यापार करणाऱ्या लोकांची गांठ पडली. तो रम्य दिसत होता, त्याच्या शाखाही त्याला त्यांचा मोठा तांडा होता. त्यांतून तो समुद्र-शोभतशा होत्या, व तो आकारानं एकाद्या छत्राकडे जावयास निघाला. पण, हे राजा, तो त्या व्यापाऱ्यांचा मोठा समूह एका पर्वतांतील गुहे-समीप आला असतां मदोन्मत्त झालेल्या एका हन्तीने त्याचा बहुतेक नाश करून याकिला. तेव्हां त्या संकटातून तो गौतम ब्राह्मण मोठ्या कटानें मुक्त झाला; व आतां कोणत्या दिशेस जावें, अशा विचारांत पडले जीविताच्या आशेने तो उचर दिशेकडे पळून गेला. या-माला आनंद झाला; व तो त्याच्या खाली प्रमाणे त्या वणिकसमूहांतून फुटून त्या प्रदेशां-जाऊन बसला. हे कुंतीपुत्रा, गौतम तेथें तून निघून गेल्यानंतर तो गौतम एकाद्या जाऊन बसतांच नानाप्रकारच्या पुष्पांवरून यक्षप्रमाणे एकदयाच त्या अरण्यामध्ये ब्रह्मण वाहणारा, सुखकारक आणि कल्याणसूचक करू लागला. तेव्हां त्याला समुद्राकडे जाण्याला असा उक्कट वारा वाहूं लागला, व त्यामुळे मार्ग सांपडला, व त्या मार्गाने जात असतां गौतमाच्या सर्वांगांस आल्हाद होऊं लागला. त्याला एक प्रफुल्ल वृक्ष असलेले दिव्य आणि त्या पवित्र वायुना रप्श होतांच तो गौतम रम्य अरण्य लागले. तें अरण्य सर्व क्रतूमध्ये ब्राह्मण अल्यंत शांत झाला व सुख पावून त्या फळे येणाऱ्या प्रफुल्ल अशा आम्रवृक्षांच्या समु-ठिकाणीं झांपीं गेला. ह्याच वेळीं सूर्यास्तही दायाने सुरोभित झालेले व नंदनवनाच्या झाला. सूर्य अस्ताला जाऊन संध्याकाळ झाल्या-

नंतर, ब्रह्मदेवाचा प्रियमित्र कश्यपुत्र महा-त्या ब्राह्मणाचा यथाविधि सत्कार केला. त्याने ज्ञानी पक्षिश्रेष्ठ बकाधिपति नाडीजंघ हा. तेंचे त्याला शालसंजक वृक्षाच्या पुष्पांचे दिव्य असलेल्या आपल्या गृहाकडे आला. तो राज-आसन दिले; भगीरथाच्या रथाने आक्रांत धर्मी या नांवाने प्रस्त्रयात असून भूतलावर कलेल्या व भागीरथीचा संचार असलेल्या प्रदेव्याच्या तोडीचा दुसरा कोणीही नव्हता. तो शांत जे मोठमोठे मत्स्य संचार करीत होते, देवकन्येचा पुत्र असून संपत्तिमान्, विद्वान् ते त्याला अर्पण केले; व त्या कश्यपुत्राने व कांतीने देवाच्या तोडीचा होता. त्याचे सर्व अतिथि असणाऱ्या गौतमाला अत्यंत पुढे असे अवयव स्वच्छ व हळूणनच सूर्यप्रमाणे तेजस्वी दुसरेही मत्स्य अर्पण करून शीतिनिवारणार्थ अशा शोभादायक अलंकारांनी विभूषित झालेले प्रदीप असा अभिही दिला. पुढे भोजन होऊन होते; व तो कांतीच्या योगाने देवीप्रमाणाने अंतःकरण संतुष्ट झाल्यानंतर दिसत होता. तो पक्षी आलेला पाहतांच गौत-महातपस्वी राजधर्म्याने त्याचे श्रम दूर करण्यामाला आश्र्वय वाटले व क्षुधा आणि तृष्णा साठी आपल्या पंखांनी त्याला वारा घातला. ह्याच्या योगाने श्रांत होऊन गेल्यामुळे हिंसा नंतर तो श्रमपरिहार होऊन बसला असतां करण्याच्या उद्देशाने तो त्या पक्ष्याकडे पाहूं राजधर्म्याने त्याला गोत्र विचारिले. तेव्हां त्याने लागला. तेव्हां राजधर्मा म्हणाला, “हे विप्र, मी गौतमगोत्रोत्पन्न आहे, इतकेच सांगितले; आपले स्वागत असो. आपण माझ्या गृही वेदाध्ययनाविषयीचे वैगेरे दुसरें कांहींही उत्तर आला, हें माझे सुदेव होय. आतां सूर्य अस्ताला दिले नाहीं. पुढे राजधर्म्याने दिव्य पुष्पांचा सुगंध गेला असून संध्याकाळ झाला आहे, अशा असलेली एक दिव्य पळवशाय्या त्याला अर्पण वेळीं आपण प्रिय आणि अनिय असे अतिथि केली, व तोहीं तिजवर सुखाने निजला. तो माझ्या घरीं आलेले आहां. तेव्हां आपण आतां गौतम त्या शध्येवर जाऊन बसल्यानंतर वाग्मी येणं रहा. प्रातःकालीं शास्त्रोक्त रीतीने मी अशा कश्यपुत्र राजधर्म्याने त्याला ‘येथें येण्याचा आपला उद्देश कोणता?’ असे विचारिले. तेव्हां, हे भरतकुलोत्पन्ना, गौतम म्हणाला, ‘हे महामते, मी दिरद्वी आहे, व द्रव्यसंपादनार्थ समुद्रावर जाण्याची माझी इच्छा आहे.’ हावर

अध्याय एकशे सत्तरावा.

-००-

गौतमाचा मेरुव्रज नगरांत प्रवेश.

भीम संगतातः—हे राजा, हें त्याचे “आपण उत्तार्वोऽहोप्याचे कांहीं कारण नाही. मात्र भाषण ऐकून गौतमाला आश्र्वय वाटले हे द्विजश्रेष्ठा, आपले कार्य होईल व आपण व कौतुकाने तो राजधर्म्याकडे अवलोकन करून द्रव्य संपादन करून घरीं जाल. वृहस्पतीच्या लागला. तेव्हां राजधर्मा म्हणाला, “हे द्विज-मर्ते द्रव्यप्राप्ति चार प्रकारची आहेः एक परंश्रेष्ठा, मी कश्यप मुनीचा पुत्र असून दक्षकन्या परेंने प्राप्त होणारी, दुसरी देवाने होणारी, ही माझी माता आहे. गुणसंपन्न असा तूं तिसरी इच्छेने अर्थात् इच्छाप्रयुक्त अशा श्रमाअतिथि माझ्या गृहीं आलेला आहेस, तुझे दिकांच्या योगाने घडणारी, आणि, हे प्रभो, स्वागत असो.”

भीम पुढे म्हणाले:—असे म्हणून त्याने आपला मित्र झालो आहे, व मजवरही

आपला स्नेह आहे; तेव्हां आतां आपण ज्या सत्वर चला.' तो आपल्या भेटीविषयीं तरा योगानें द्रव्यसपन्न व्हाल, असा मी प्रयत्न करीन." करीत आहे तेव्हां आपण विलंब न लावत.

पुढे प्रभातकाळीं तो ब्राह्मण सुखांत आहे तिकडे चला. हें ऐकून त्या ब्राह्मणाला असें पाहून राजधर्म म्हणाला, "हे सौम्य, आश्रव्य वाटले व श्रम परिहार होऊन तो आपण हा मार्गानें चला, म्हणजे आपली कार्य- सत्वर गमन करू लागला; व मार्गात तें अत्यंत सिद्धि होईल. येथून आपण तीन योजानें गेलां ऐश्वर्य अवलोकन करीत असतां त्याला अतिम्हणजे त्या ठिकार्णीं विस्तृपाक्ष या नांवाचा शम्भ आश्रव्य वाटले. पुढे राक्षसेंद्राचे दर्शन एक मोठा व महाबलाढ्य राक्षसाधिपति माझा घेण्याचे इच्छेनें तो ब्राह्मण त्या सेवकांच्या मित्र आहे. हे द्विजश्रेष्ठा, आपण माझ्या ब्रोबर राजमंदिरामध्ये गेला.

सांगण्यावरून त्याजकडे जा, म्हणजे तो आपले

अध्याय एकशें एकाहत्तरावा.

—::—

हे राजा, याप्रमाणे राजधर्मानें सांगितल्या- गौतमास द्रव्यप्राप्ति व त्याचे दुष्ट विचार. नंतर, त्या गौतमाचे श्रम परिहार झाले व अवृत्ततुल्य अशीं फक्ते यथेष्ट भक्षण करीत भीम्य सांगतात:—पूर्वीच माहीत ज्ञालेला करीत तो तेथून चालता झाला. हे महाराजा, तो ब्राह्मण त्या उत्कृष्ट राजमंदिरामध्ये गेला व त्या मार्गामध्ये चंदन, अगुरु, दालचिनी त्या राक्षसेश्रेष्ठानं पूजन केल्यानंतर उत्कृष्ट आस-इत्यादि वृक्षांची अरण्ये त्याला लागलीं व तो नावर बसला. पुढे राक्षसानें त्याला गोत्र, शाखा त्यांचा उपमोग घेत घेत शीघ्र गमन करू आणि ब्रह्मचर्यमध्ये केलेले अध्ययन हांलागला, तेव्हां त्याला मेरुवर्ज नांवाचे एक विषयीं जेव्हां प्रश्न केला, तेव्हां त्या ब्राह्मणानें नगर लागले. हा नगराचे द्वार, तट, बुरुज हीं गोत्रावांचून कांहींच सांगितले नाहीं. त्यावरून सर्व पर्वतप्राय असून, पर्वततुल्य अशा नाना-त्याला कवळ गोत्राची माहीती आहे, ब्राह्मतेज प्रकारच्या यंत्रांनी ते व्याप होऊन गेलेले होते. आणि अध्ययन हांना संपर्कही नाहीं, असें सम-हा नगरामध्येच तो विस्तृपाक्ष राक्षस रहात जून, राक्षसराजांने त्याला त्याचं वसति-होता. राजा शुभिष्ठिरा, त्या ज्ञानसंपन्न राक्षस-स्थान विचारिले.

श्रेष्ठाला, आपल्या मित्रानें पाठविलेला एक राक्षस म्हणाला:—हे कल्याण, आपले प्रिय अतिथि आनंदानें आपल्याकडे घेत अस-वास्तव्य कोठे असतं, आणि आपली स्त्री त्याचे समजून आले, तेव्हां त्या राक्षसेश्रेष्ठानं कोणत्या गोत्रांतील आहे, हें मला आपण खरे "गौतमाला नगरद्वारांतून लवकर घेऊन या" खरे सांगा, भीति बाळूं नका. आपण मजवर अशी आपल्या सेवकांना आज्ञा केली. तेव्हां खुशाल विश्वास ठेवा.

शेनाप्रमाणे वेग असलेले ते पुरुष त्या उत्कृष्ट गौतम म्हणाला:—माझा जन्म मध्यदेशा-नगरांतून गौतम, गौतम असें म्हणत नगर-मध्ये झाला असून मी शवरगृहामध्ये वास्तव्य द्वारामध्ये आले; आणि, हे महाराजा, त्या करीत असतां. माझी स्त्री शुद्र जातीची असून ब्राह्मणाला म्हणाले कीं, 'आमचा राजा राक्षसा-पूर्विवाहित आहे हें मी आपणांला धिपति वीर विस्तृपाक्ष आपणांला अवलोकन खरे सांगतो.

करण्याची इच्छा करीत आहे, तेव्हां आपण भीम्य म्हणाले:—हें ऐकून, राक्षसराज

मनांत विचार करु लागला कीं, आतां माझ्या हातून याचें कार्य कसें घडेल ? आणि मला पुण्य कसें घडेल ? हा त्या महात्म्या राज-धर्माचा मित्र केवळ जात्या ब्राह्मण असून त्या न्यानें त्या ब्राह्मणांना अर्पण केलीं. त्या राक्षसंद्राङ्ग्या घरीं सदैव आषाढी आणि माधी पौर्णिमेस पुण्यकठ ब्राह्मण येत असत, व त्यांना इष्ट असें उत्कृष्ट भोजनही सत्कारपूर्वक मिळत कश्यपकुलोत्पन्न राजधर्मानें ह्याला मजकडे असे. पण विशेषकूलन शरदृतूची समाप्ति होण्यापाठविले आहे. त्याला जें प्रिय आहे, तें मला च्या समर्थीं अर्थात् कार्तिकी पौर्णिमेस तो राक्ष-केले पाहिजे; कारण तो सदैव माझ्या आश्रयास सेंद्र ब्राह्मणांना रत्ने, सुवर्ण, रूप्य, माणिक्य, असून माझा बंधु, संबंधी आणि मनोहर असा मौक्किक, महामूल्यवान् हिरे, वेदूर्य, कृष्णाजिने मित्र आहे. आज कार्तिकी पौर्णिमा असल्यामुळे आणि शाली हीं अर्पण करीत असे; आणि, हे माझ्या घरीं श्रेष्ठ अशा हजार ब्राह्मणांनं भरतकुलोत्पन्ना, त्याजवर दक्षिणसाठीं रत्नां-भोजन व्हावयाचें आहे, त्यांतच हाही भोजन च्या राशी मांडीत असे, असें आमच्या ऐक-करील आणि मी ह्याला द्रव्य देईन. तो पवित्र प्र्यांत आहे. अस्तु; पुढे हे भरतकुलोत्पन्ना, तो पौर्णिमेचा दिवस आजचाच आहे. हा अतिथि- महाबलाद्य विरूपाक्ष ब्राह्मणश्रेष्ठांना म्हणाला ही आला आहे; व मीं द्रव्य देण्याचा संकल्प- कीं, हे द्विजश्रेष्ठहो, आपली जेवढी इच्छा ही केला आहे. तेव्हां आतां यापुढे विचार कसचा ? असेल, आणि जितका उत्साह असेल, तेवढीं तो असें ह्याणत आहे इतक्षयात उत्कृष्ट प्रकारचे हीं रत्ने आपण घेऊन चला. तसेच आपण अलंकार धारण करणारे व स्नान करून महा- ज्या ज्या पात्रांमध्ये भोजन केले असेल, तींही मूळ्य कौशल्य वस्त्र परिधान कलेले एक हजार आपल्या घरीं घेऊन जा.' ह्याप्रमाणे महात्म्या विद्वान् ब्राह्मण तेथें आले. तेव्हां हे प्रजाधि- राक्षसंश्रेष्ठांने भाषण करितांच, त्या ब्राह्मण-पते, विरूपाक्षानें शास्त्रोक्त विर्धने त्यांच्या श्रेष्ठांनी आपल्या इच्छेप्रमाणे तीं रत्ने घेतलीं. योग्यतेप्रमाणे त्याचें स्वागत केले. हे भरत- याप्रमाणे उत्कृष्ट अशीं रत्ने अर्पण करून कुलश्रेष्ठा, त्या राक्षसंद्राङ्ग्या ओजवरून त्याच्या पूजन केल्यामुळे ते धोत वस्त्र परिधान केलेले संवकांनीं भूमीकर दर्भ पसरून त्यांवर त्या महायोग्य ब्राह्मण अत्यंत आनंदित झाले. तेव्हां ब्राह्मणांचीं आसाने डेविलीं, व राजाने पूजन अनेक देशांतून आलेल्या राक्षसांना प्रतिबंध करून कल्यानंतर ते ब्राह्मणश्रेष्ठ प्रसन्न होऊन त्या तो राक्षसश्रेष्ठ पुनरपि त्या ब्राह्मणांना ह्याणाला आसनावर बसले. पुढे त्या राक्षसंद्राङ्ग्ये तिल- कीं, हे ब्राह्मणहो, आजचा एक दिवस आपल्याला दर्भ-मिश्रित उदकाने पुनरपि न्यांचे यथाविधि कोणत्याही राक्षसाची भीति नाहीं; तेव्हां आपण पूजन करून, विश्वेदेव, पितर आणि अग्नि आनंदांत रहा, आणि विलंब न करितां इष्ट ह्यांच्या स्थानीं त्यांची योजना केली, त्यांना असेल तिकडे निघून जा.' हें ऐकून ते सर्व चंद्रनाची उटी लाविली, पुणे अर्पण केलीं व ब्राह्मणसमुदाय त्वरेने जिकडे तिकडे निघून उत्कृष्ट अशा इतरही उपचारांनी त्याचें चांगले गेले. तेव्हां गौतमही सुवर्णभार मोठ्या कटाने पूजन केले. हा वेळीं, हे महाराजा, ते ब्राह्मण उचलून मस्तकावर घेऊन त्या वटवृक्षाखालीं आला चंद्राप्रमाणे शोभूं लागले. पुढे हिरेजडीत व क्षुधाकांत झाल्यामुळे थकून भागून तेथे सुवर्णमय अशीं शुद्ध आणि सुंदर पात्रे उत्कृष्ट बसला. पुढे, हे राजा, मित्रवत्सल पक्षिश्रेष्ठ पकारचे अज, मध आणि तूप हांनीं भरून राजधर्मा स्वागतानें त्याचें अभिनंदन करीत

त्याजकडे आला व त्यानें आपल्या पंखांनी सुवर्ण ह्या दोहोंनाही घेऊन तो ब्राह्मण तेथून वारा घालून त्याचे श्रम दूर केले आणि त्याचे अतिशय त्वरेने चालता झाला. इकडे पौर्णिमेचा पूजन करून त्याला भोजन अर्पण केले. पुढे दुसरा दिवस लोट्यानंतर विरूपाक्ष आपल्या भोजन करून विश्रांत घेऊन झाल्यानंतर गौतम पुत्राला म्हणाला, ‘बाळा, मला आज कोठे मनांत विचार करू लागला की, मी लोभ पक्षिश्रेष्ठ राजधर्मा दिसला नाही! तो प्रत्यहीं आणि मोह ह्यांच्या अधीन होऊन ह्या उन्कृष्ट प्रातःसंधेच्या वेळी ब्रह्मदेवाला वंदन करण्या-सुवर्णाचा हा मोठा भार ग्रहण केला आहे व साठी जातो, व माझी भेट वेतल्याखेरीज मला जावयाचेही दूर आहे. पण मार्गामिळ्यें कांहींही आपल्या घरीं जात नाहीं. पण आज ज्या योगानें प्राण सरक्षण करितां येईल, असे दोन रात्री होऊन गेल्या, तरीही तो माझ्या कांहींही भक्ष्य भजपाशीं नाहीं. तेहां आतां घरीं आला नाहीं, ह्यामुळे माझ्या अंतःकरणाला प्राणसंरक्षणाचा उपाय काय? याप्रमाणे विचार वरं वाढत नाहीं. तेहां त्या माझ्या मित्राचा करीत असतां जेहां त्याला मार्गामिळ्यें कांहींही तपास कर. त्याच्याकडून येथे जो नीच भक्ष्य मिळेल असे दिसेना, तेहां हे पुष्टेश्रेष्ठ, ब्राह्मण आला होता, तो अध्ययन आणि त्या कृतज्ञाने असे मनांत आणिले कीं, हा जो ब्राह्मतेज ह्या दोहोंनाहीं शून्य असून, हिंसक बकरार राजधर्मा माझ्या जवळच आहे, तो होता, ह्यामुळे कदाचित् तो त्याचा वध करील मांसाचा केवळ राशीच आहे; तेहां आतां असा मला त्याचा संशय येतो. त्याच्या चर्ये-यालाच ठार करून घेऊन आपण सत्वर वसून तो दुराचारी आणि दुर्बुद्धि आहे असे निघून जावें म्हणजे झाले!

अध्याय एकशें वहात्तरावा.

—१०:—

गौतमास त्याच्या पापाचे प्रायश्चित्त.

भीष्म सांगतात:—तेथें जवळच त्या पक्षि-सत्वर राजधर्माच्या गृहाकडे जा; आणि तो श्रेष्ठानें त्या गौतमाच्या संरक्षणासाठीच वारा शुद्धचित राजधर्मा अस्तित्वांत आहे काय, वहात असलेल्या प्रदेशांत मोठा अभि प्रदीप याचा शोध कर. ह्याप्रमाणे त्या विरूपाक्षानें करून ठेविला होता; व तो बकरार राजधर्मा- सांगतांच तो राक्षसपुत्र बरोबर अनेक राक्षस हीं त्याच्या समीपच निर्भयपणे निजेलेला घेऊन त्या वटवृक्षाकडे गेला, तेहां तेथे होता. पुढे, अंतःकरण दुष्ट असलेल्या त्या त्याला राजधर्माचा अस्थिपंजर मात्र दिसला. कृतज्ञ गौतमाला त्यास ठार करण्याची इच्छा हें पाहून त्या ज्ञानसंपन्न राक्षसश्रेष्ठाचा पुत्र शाली; व एक जळणारे काष घेऊन, त्यानें रोदन करू लागला व पुढे आपल्या सामर्या-आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या त्या पक्ष्याचा च्या जोरावर गौतमाला धरण्यासाठी तो त्वरेने वध केला! त्याच्या वधाने आनंद झाल्यामुळे जाऊ लागला. तेथून निघाल्यानंतर जवळच गौतमाची दृष्टि पातकाकडे वळली नाहीं. पुढे त्या राक्षसांनीं गौतमाला धरिले. त्या वेळीं त्या पक्ष्याचे पंख व केश काढून त्यानें तो त्याजपाशीं पंख अस्थि आणि चरण ह्यांनीं अभिमिळ्यें भाजला व नंतर तो पक्षी आणि विरहित असलेले राजधर्माचीं शरीरही त्यांना

दिसून आले. नंतर त्याला घेऊन ते राक्षस करीत नाहीत. ब्रह्म, मध्यप, चौर आणि त्वरने मेरुवज नगरामध्ये गेले व त्यांनी तें ब्रतभंग केलेला ह्या सर्वही पृथ्वांना प्रायश्चित्त-राजधर्म्याचिं शरीर आणि तो पापकर्ता कृतम विधि सांगितला आहे; पण, ह राजा, कृतद्वाला गौतम हीं राजापुढे नेलीं. तेहां, राजा, त्या मृत मात्र प्रायश्चित्त नाहीं. मित्रद्रेही, कृतम आणि राजधर्म्याला अवलोकन करितांच त्याचे वातृक असल्या नीच मनुष्यांना मांसभक्षक अमात्य आणि पुरोहित रुदन करू लागेल, अथवा कृमी देखील भक्षण करीत नाहीत. त्याच्या मंदिरामध्ये दृग्खमूचक शब्दांचा मोठा

कल्होळ उडून गेला, व त्या नगरांतील एकंदर स्थिया आणि कुमार त्यांची सुद्धा अंतःकरणे अस्वस्थ होऊन गेलीं. पुढे राजाने आपल्या

पृत्राला आज्ञा केली की, ‘ह्या दृश्याचा वध भीम सांगतात:—पुढे त्या राक्षसरानाने अनेक केला पाहिजे. ह्या दुराचारी, पाप प्रकारची रन्ने, सुगंध व वस्त्रं ह्याच्या योगाने करणाऱ्या, पापाचं केवळ साधनच बनलेल्या विभूषित अशी त्या बकराज राजधर्म्यासाठी अथवा मृतिमंत पातकच असलेल्या गौतमाचं चिता करविली व तिजवर ठेवून त्या प्रताप-मांस सर्वही यथेष्ट भक्षण करू देत. हे राक्षसहो, शार्ली राक्षसाधिपतीने त्याचं दहन केले व ह्याला डारच केला पाहिजे असे माझे मत आहे.’ नंतर सर्व प्रेतकर्मही यथाविधि केलीं. त्याच याप्रमाणे तो राक्षसश्रेष्ठ जरी स्थानाला तरीही वेढीं दक्षकन्या कल्याणी कामेधेनु ही देवता तो गौतम दापकर्मा असल्यामुळे त्याला भक्षण त्याच्या नर (आकाशांत) होती. त्या वेढीं, हे करण्याची त्या भयंकर पराक्रमी राक्षसां-निष्पापा, तिच्या मुख्यांतन दुर्घटमित्र असा जो नाही इच्छा झाली नाही. हे महाराजा, केस निधाला तो राजधर्म्याच्या चिनंवर घेऊन त्या सर्व राक्षसांनी त्या राक्षसेद्राच्या पडला: व त्यामुळे तो बकराज जिवंत झाला चरणीं मस्तक ठेविले आणि सांगितले की, आणि लागलीच उडूण करून विरुपाक्षाला ‘महाराज, आपण आद्यांवर ह्याचं पाप (रूपी जाऊन भेटला. हे निष्पापा, ह्याच वेढीं देवेद्रही मांस) भक्षण करण्याचा प्रसंग आणु नका. हा विरुपाक्षाच्या नगरीमध्ये आला; आणि तू नीच आपण आज मिळाला देऊन याका, राजधर्म्यास जिवंत केलेंस हावददल आनंद स्थानजे ठीक होईल.’ ह्यावर ठीक आहे असे स्थान वाटो असे स्थानाला. पुढे त्यांने राजधर्म्याला पुनरपि त्या राक्षसश्रेष्ठांने राक्षसांना आज्ञा ब्रह्मदेवानें पूर्वी कसा शाप दिला होता हें सांगितले. केली की, ‘हे राक्षसहो, तुझी आजच ह्या तो स्थानाला:—हे राजा, जेहां हा बकाधिपति कृतद्वाला शबरांना देऊन याका.’ अशी त्याची ब्रह्मदेवाच्या सञ्जिध गेला नाहीं तेहां आज्ञा होतांच, शूल व पट्टे हातीं घेऊन रोपा पावून ब्रह्मदेवाने ह्या पक्षिश्रेष्ठास शाप गक्षसांनी त्या दुष्टाचे तुकडे तुकडे केले दिला की, ज्या अर्थी हा मर्ख नीच ब्रक आणि ते शबरांना अर्पण केले. पण तो पाप-माझ्या सभेमध्ये आला नाहीं, त्या अर्थी ह्या कर्ती असल्यामुळे शबर देखील त्याला भक्षण दृष्टाचा लवकरन वध होईल. याप्रमाणे ब्रह्म-करण्याची इच्छा करीनात. हे नृपश्रेष्ठ, मांस-देवाचा शाप झाला असल्यामुळेच गौतमांने भक्षक जरी असले तरी ते कृतद्वाला भक्षण ह्याचा वध केला, व ब्रह्मदेवानेच पुनरपि अमृत

अध्याय एकशें त्र्याहात्तरावा.

—०—

कृतम्बृत्तसमाप्ति.

सेचन करून हा बकाला जिवंत केले. स्मरण करून तें तुला बरोबर सांगितले आहे. हे ऐकून राजधर्म वक इंद्राला नमस्कार कृतम् पुरुषाला कीर्ति कोठली ? वसतिस्थान करून ह्याणाला कीं, ‘ हे देवाखिपते. कोठवें ? आणि सुख तरी कोठचें ? अर्थात् आपला जर मजवर अनुग्रह असेल तर त्याला द्यांपकीं कांहींही मिळत नसते. कारण हा माझ्या अत्यंत प्रिय मित्र गौतमाला आपण कृतम् हा अविश्वसनीय बनलेला असतो. कृत-जिवंत करा.’ हे त्याचें वाक्य ऐकतांच, हे नर- त्याच्या पातकाला निष्कृति नाही. हे राजा, श्रेष्ठ, इंद्राने अमृत सेचन करून त्या गौतमाला मित्रद्रोह कोणीही करून नये व त्यांतूनही विशेष-जिवंत केले. तेव्हां, हे राजा, अत्यंत करून मनुष्याने करून नये. कारण, मित्रद्रोह कर-आनंदित होऊन त्या बकाखिपतीने णारा भयंकर आणि अमर्याद अशा नरकात पात्रादि साहित्ययुक्त असलेल्या त्या आपल्या जातो. मनुष्याने सदैव कृतज्ञ असावे व मित्र मित्राकडे जाऊन त्याला आलिंगन दिले व त्या जोडण्याखिपवीची इच्छा बाटगावी. मित्रांपासून-पापकर्म करणाऱ्या गौतमाला द्रव्यासहवंभान च त्याला सर्व कांहीं मिळते, मित्रांपासून त्याचा त्याच्या घरीं पोंचाविले; व पृथुं तो राजधर्म वक बहुमान होतो. मित्रांपासून सुखोपभोगांची प्राप्ति योग्य प्रकारे ब्रह्मदेवाच्या समेश्यें गेला, तेव्हां होत, व मित्रांच्याच योगाने संकटांतून मुक्तता ब्रह्मदेवानेही आतिथ्य करून त्याचा बहुमान होत. शास्त्र, सुल मनुष्याने मित्राचा उत्कृष्ट केला. इकडे गौतमही शवरग्हाहॉन आला व प्रकारचा सळकार करावा; व दुष्ट, कृतम्, त्याने त्या आपल्या शृद्रजातीय स्त्रींचे डार्ढीं निर्लङ्घ, मित्रद्रोही, कुलांगार आणि पातकी असा पापकर्म करणारे पुत्र उत्पन्न केले. त्या वेळी, हे जो नगथम त्याचा न्याग करावा. हे धार्मिक-प्रभो, त्याला देवगणांनी एक भयंकर शापदी श्रेष्ठ, याप्रमाणे मित्रद्रोहीं व कृतम् असा दिला होता. तो असा कीं, ‘ हा दुष्ट कृतम् पृथु- पातकी पुस्त कोण, हे मी तुला सांगितले. आतां विवाहित स्त्रीचे उदरीं चिरकाल पुत्रात्पत्ति करून पुनर्गमि तुला काय ऐकावयाची इच्छा आहे ? शेवटीं मोळ्या नरकात जाईल. ’ हे भगवकुलो- कैण्गायन शाणाले:- जनंमजया, महात्म्या त्यचा, हे उत्कृष्ट व मोठे असे सर्व कृतग्रापा- भीमांचया मुखांतून निघालेले हे वाक्य ऐक-द्यान मला पूर्वी नारद मुनींनी सांगितले व मीही तांच युधिष्ठिराच्या अंतःकरणाला आनंद झाला.





श्रीमन्महाभारत.

शांतिपर्व
(मोक्षधर्मपर्व.)

अध्याय एकशें चौंच्याहत्तरादा.

मंगलाचरण.



नारायणं नपस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् ।
देवीं सरस्वतीं चैव तीनं जयमुदीरयेत् ॥

हा अखिल ब्रह्मांडांतील यच्चन्यावत् स्थावर- अणा शास्त्रांमें विवेचन करितांना प्रथम नर, जंगम पदार्थाच्या डिकाणी चिदाभागळपांमें नारायण आणि नरोत्तम हा भगवन्मूर्तीचे प्रत्ययास येणारा जो नरसंजक जीवात्मा, नर- व्यान करून नंतर प्रतिपाद्य विषयाचें निरूपण संकक जीवात्म्यास सदासर्वकाळ आश्रय करण्यास प्रवृत्त व्यावें हें सर्वधेव इट होय. देणारा जो नारायण नामक कारणात्मा, आणि व्राद्यण आणि सेनजित् ह्यांचा संवाद. नरनारायणात्मक कार्यकारणसृष्टीहून पुरुषक व युधिष्ठिर ह्याणाला:—पितामहांनी राज- श्रेष्ठ असा जो नरोत्तमसंजक सचिदानेदृष्टप धर्माच्या अंगभूत असेलेले ज्याणकारक आप- परमात्मा, त्या सर्वांस मी अभिवंदन करितो; छूर्म कथन केले. आतां, हे पृथ्वीपते, ज्याचा तसेच, नर, नारायण व नरोत्तम हा तीन अविकार गृहस्थादिक कोणत्याही आश्रमामध्ये तच्चांचे यथार्थ ज्ञान करून देणारी देवी जी असणाऱ्या पृथ्यास आहे, असा मोक्षरूपी श्रेष्ठ धर्म सरस्वती तिलाही मी अभिवंदन करितो; मला आपण कृपा करून कथन करा. आणि त्या परमकार्मणिक जगन्मातेन लेकित भीम ह्याणाले:—धर्म हा प्रत्येक आश्रमा- करण्याविषयीं माझ्या अंतःकरणांत जी स्फुर्ति मध्ये आचरण करण्याविषयीं सांगितलें आहे. उत्पन्न केली आहे, तिच्या साहाय्यामें हा (तो दोन प्रकारचा आहे; एक प्रवृत्तिपर आणि भवेंधविमोचक जय ह्याणजे महाभारत यथाच्या दुसरा निवृत्तिपर. त्यांपैकी अभिहोत्रादि जो शांतिपर्वातर्गत मोक्षधर्मपर्वास आरंभ करितो, प्रवृत्तिपर धर्म त्यापासून मिळणारे स्वर्गादिक प्रत्येक धर्मशील पुरुषांने सर्वपुरुषार्थप्रतिपादक फल अटू—अप्रत्यक्ष आहे; आणि) परब्रह्म-

स्पी सत्य वस्तुचे श्रवण, मनन, निदि-त्याचा मित्र असलेला एक ब्राह्मण त्याजकडे ध्यासन इत्यादिरूपी जें आलोचन आला व राजाचे अंतःकरण अगदीं सिन्न त्यापासून मिळणारे (अर्थात् निवृत्तिपर झालें असून तो शोकाने व्याकूळ झाला धर्मापासून मिळणारे) फल हें प्रत्यक्ष आहे. आहे असे पाहून बोलूळ लागला. तो ह्याणाला, (कारण आत्मसाक्षात्कार हेच तें फल आहे.) “ हे पूर्वीपते. (जी स्थिति ज्याला प्राप्त धर्माचीं द्वारं जरी अनेक असलीं तरी त्यांचे झालेली नसेल, तीच संपादन करणे त्याला आचरण केवळांही निष्कल होत नाही. हे योग्य होईल; पण जी स्थिति ज्याची मूळचीच भरतकुलश्रेष्ठा, ह्या धर्माच्या अनेक मार्गांपैकी आहे, ती त्यांने पुनश्च संपादन करण्याचे कारण ज्या ज्या मार्गाविषयीं ज्याला ज्याला खात्री नाही.) तू तर मूळचाच मोहग्रस्त आहेस, वाटेल तो तो त्या त्याच मार्गाला कल्याण- (कारण-प्रत्येक संसारी मोहग्रस्त असतोच.) कारक समजत असतो व त्या धर्माच्या आचरणा- मग आतां पुनरपि काय ह्याणन मोह पावत नें चिन्तशुद्धि होऊन विवेक उत्पन्न झाल्यानंतर, आहेस ? तसेच, तुजविषयींच इतरांनी शोक त्याला हे सर्व लोकव्यवहार जसजसे केला पाहिजे, (कारण-आत्मज्ञान झालें नस-निःसार वाढू लागतील, तसतसे त्याच्या ल्यामुळे तुला ह्या संसारचकांत भ्रमण कर-अंतःकरणात वैराग्य उत्पन्न होतें द्यांत संशय याचे क्रेश भोगाव लागणार.) मग तू दुसऱ्यानाहीं. सारांश, हे युधिष्ठिरा, ह्या भुलेका-विषयींचा शोक काय ह्याणन करितो आहेस ? पासून सत्यलोकापर्यंतचे जे लोक त्या वरं, तुजविषयीं जे शोक करणोर आहेत, सर्वांमध्येही क्षयादि दोष पूर्णपणे भरलेले ते देखील शोचन्यच आहेत. तेहीं, आहेत असा निश्चय असल्यामुळे बृद्धिमानु तुळा पुत्र ज्या स्थितीस पोहोचला, त्याच मनुष्यानें (उत्तमोत्तम लोक मिळविष्याच्या स्थितीस पोहोचणार आहेत. हे राजा, तू, खटपटीस न लागतां) स्वतःच्या मोक्षप्राप्ती-मी आणि तुझी सेवा करणोर इतर लोक ह साठीच प्रयत्न करावा.

युधिष्ठिर ह्याणाला:—हे पितामह, द्रव्य जाणार आहों. (अर्थात् मृत्यु हा सर्वांना सारखा नष्ट झालें असतां अथवा स्त्री, पुत्र, पिता लागलेला असून, प्रत्येक मनुष्य मोह आणि इत्यादिक मरण पावले असतां ज्या विचाराच्या शोक हातांनी ग्रस्त झालेला आहे. ह्यास्तव योगांनं तज्जन्य शोकाचे निराकरण करितां त्यांनुन सुरुण्याचा काहीं प्रयत्न करावयाचा येईल, तो विचार मला कथन करा. सोडून एखाद्या मृत मनुष्याबदल शोक करीत

भीम ह्याणाले:—द्रव्यनाश झाला असतां वसण योग्य नाहीं.)” अथवा स्त्री, पुत्र, पिता इत्यादिक मरण पावले सेनजित् ह्याणाला:—हे तपोधन विप्र, असतां खरोखर हें सर्व जग दुःखमयच ज्याच्या प्राप्तीमुळे आपणांला दुःख होत नाहीं, आहे असा विचार केला ह्याणजे शोक दूर अशी कोणती युक्ति, कोणता विचार, कोणत्या होतो. ह्याविषयीं एक पुरातन इतिहास सांगत प्रकारची चित्ताची एकाग्रता, कोणत्या प्रकारचा असतात, तो असा.— साक्षात्कार अथवा कोणते शास्त्र आहे ?

पूर्वी सेनजित् नांवाचा एक राजा पुत्र- ब्राह्मण ह्याणाला:—राजा, या लोका-शोकानें संतम होऊन गेला होता. त्यांवळी मध्ये देव, पशु, पक्षी, आणि मनुष्ये

इत्यादि उत्तम, मध्यम आणि निकृष्ट प्रतीचि कोण ? आणि शोक कसला करते आहेस ? सर्वही प्राणी निरनिराळ्या कर्मामध्ये आसक्त (मनुष्याच्या शरीरासंबंधाने शोक करण्याचे ज्ञालेले असून, त्यामुळेच दुःखानें व्याप होऊन कारण नाहीं. कारण ते काग्धादिकांप्रमाणे मेलेले आहेत, इकडे तूंटाटि दे. हा देहाही माझा असल्यामुळे त्याचा नाश हा अवश्य व्हावयानाहीं; (कारण मी परब्रह्मस्वरूपी असल्या- चाच; व त्याच्या आन्म्यासंबंधानेही शोक मुळे देहाशीं माझा कांहीही संबंध नाहीं.) करावयाचे कारण नाहीं; कारण—तो अविनाशी अथवा ही सर्वही पृथ्वी मार्शीच आहे. (कारण आहे. स्थणनच तुला शोक करण्याचे कारण मी हिचा नियंता परमात्मा आहे.) तसेच ही नाहीं.) विषयसुखाची प्राप्ति होऊं लागली, जरी माझी आहे त्याचप्रमाणे इतरांचीही आहे. तरीही तूमि न आल्यामुळे दुःख होऊं लागेत. (कारण मजदून इतर आसणारे सर्वही लोक दुःखाचा नाश झाला स्थणजे सुख उत्पन्न होऊं आत्मस्वरूपीच आहेत.) हे भी अंतःकरणात लागेत व सुखापासूनच दुःखाची उत्पत्ति होते. वागवीत असल्यामुळे मला क्षेत्र होत नाहीत. हे सारांश, अशा रीतीने वारंवार दुःखप्राप्ति राजा, हा विचार माझ्या डिकाणी उत्पन्न झाला होत असेते; सुखानेतर लागलीच दुःख असल्यामुळे मला जसं दुःख होत नाहीं, त्या- व दुःखाच्या पाठीमाग्न लागलीच सुख चप्रमाणे आनंदही होत नाहीं. ज्याप्रमाणे प्राप्त होत असेते; कारण, मनुष्याची सुख-एकाया महासागरामध्ये एकादे काष्ठ दुःखाद्या दुर्घेवं हीच क्रकाप्रमाणे किरत असतात. तुला काशाला जाऊन लागेत, व कांही वेळानेतर सुखानेतर दुःखाची प्राप्ति झाली आहे. त्या अर्थी त्या दोहोंचा वियोगही होतो, तशाच प्रकार- दुःखानेतरही पुनरपि सुखप्राप्ति होईल. कारण, यी (संसारस्वरूपी महासागरामध्ये असणाऱ्या) काशालाही कायमचे सुख अथवा कायमचे दुःख प्राण्यांच्या समागमाची स्थिति आहे. पृत्र, पात्र, मिट्र नसेते. शरीर हेच सुखाचे आणि दुःखाचे आप, इट त्या सर्वांचीही स्थिति अशीच आहे. आत्मवस्थान आहे. या शरीराच्याच साहाय्याने त्यांचा वियोग व्हावयाचा हेच नियन्त्रित आहे, प्राणी जे जे कर्म करितो, त्याच्या त्याच्या द्यामुळे त्यांच्याशी स्नेहय करू नये. तुझा पृत्र अनुरोधाने सुख अथवा दुःख उपभोगवें लागेत. म्हळ दृष्टीस अगोचर अशा शुद्ध परमात्म्या- मनुष्याच्या जीविताला कारणीभत असलेले पासून निर्माण झालेला असून तो पुनरपि त्याच जे सध्य शरीर ते स्थल शरीरावरोत्तरच उत्पन्न डिकाणी लीन ज्ञालेला आहे व स्थणनच तज- होते. संसारदर्शक त्या उभयांची मिळूनच सारख्या स्थूल दृष्टीस त्याचे दर्शन होत नाहीं. नानाशकारची रूपांतरं होतात आणि मोक्षकालीं (परमात्म्याला प्राप्त होणारी ही पृत्रवादि स्थिति त्या दोहोंचा एकदमच नाश होतो. मनुष्ये स्वप्रसृष्टीप्रमाणे केवल कालपनिक आहे. अर्थात् अनेक प्रकारच्या लेहरूपी रुज्जनीं बद्ध ज्ञालीं तच असन्य आहे स्थणनच) तुझ्या त्या (का असून त्यांच्या अंतःकरणामध्ये विषय अगदी लिनिक) पृत्राला (शुद्ध ब्रह्मस्वरूपी अशा) तझे खिळून राहिलेले असतात, व त्याच्याच अनुज्ञान होणीं शक्य नाहीं व तुलाही त्यांची ज्ञान गोधाने ते सुखप्राप्तीविषयीं प्रयत्न करू लागतात; व्हावयाचे नाहीं. (कारण तुंही ज्ञानस्वरूपी व पण पाण्यामध्ये बांधलेल्या वाढूच्या सेतूप्रमाणे तोही वस्तुगत्या ज्ञानस्वरूपीच असून ज्ञान हेचे ते प्रयत्न एकदम ढांस्कून जाऊन निफल केवळाही ज्ञेय होत नसेते.) तेब्बांही तूं आहेस झाल्यामुळे त्यांला क्षेत्र भोगावे लागतात. ज्या-

प्रमाणे तिळामध्ये तेल असल्यामुळे तेली त्यांना घाण्यांत घालून दावून पिळून काढतात, त्याप्रमाणेच मनुष्यामध्ये स्थेह असल्यामुळे अज्ञानजन्य केश त्याला त्या संसारचक्रामध्ये होऊनच येते. ह्याणुनच सुखप्राप्तीविषयीं पाडून पिळून काढितात. ह्या सेहामुळे मनुष्य प्रयत्न करण्याचे कारण नाही. धेनूवर तिच्या आपल्या कुटुंबासाठी अशुभ अशींही कर्म अर्भकाचाही अधिकार असतो, गोरक्षकाचाही अधिकार असतो, परंतु त्या योगानें इहलोकी अथवा परलोकी होणारे केश मात्र त्याला एकत्यालाच व (प्रसंगविशेषीं) तिजवर चोराचीही भोगावे लागतात. स्त्री, पुत्र इत्यादि आपल्या मालकी असते; पण ज्याला तिचे दुग्ध कुटुंबामध्ये गढून राहिलेलीं सर्व मनुष्यं हीं- पाशन करण्यास मिळते, त्याचाच तिजवर अरण्यांतील वुद्ध गज ज्याप्रमाणे चिखलांत खरा हक्क होय. (त्याप्रमाणेच उपभोग्य वस्तूवर रसून बसतात, त्याप्रमाणे शोकरुपी अर्मर्याद जरी सर्वांचा अधिकार आहे, तरीही त्या पंकामध्ये मग्न होऊन जातात. ह्याणुनच, हे ज्यांस उपभोगावयास मिळतात, त्यांचाच त्यांज-प्रभो, पुत्राचा, द्रव्याचा, अथवा आपल्यांचा वर खरा अधिकार असतो. तो उपभोग देवानाश झाला असतां मनुष्याला बिनतोड आणि वांचन मिळणे शक्य नाही, अर्थात् न्याची दावाशीप्रमाणे निसीम असें दुःख हेते; पण, हे प्राप्ति मनुष्याच्या हातीं नाही. ह्याणुनच जे राजा, सुख-दुःख आणि संपत्ति-विपत्ति हीं मिळाले आहे त्याहून अधिक मिळविण्याचा सर्व देवाच्या अधीन आहेत. (ह्याणुनच सुख- प्रयत्न करणे निरर्थक होय.) ह्या लोकामध्ये दुःख मानावयाचे कारण नाहीं.) प्रत्युपकारार्चा जे अतिशय मृदृ असतात अथवा जे अत्यंत अपेक्षा न करितां उपकार करणारे संही ज्ञानी असतात, ते सुखाने नांदत असतात; व असोत अथवा नसोत, प्रत्युपकाराच्या इच्छेने जे ह्या दोहांच्या मध्य स्थितीत असतात त्यांना उपकार करणारे संबंधी असोत अथवा शत्रुहा मात्र केश होतात. ज्ञानसंपन्न लोक सुषुप्ति आणि असोत, तसेच बुद्धिही असो अथवा नसो, समाधि त्यांमध्ये रममाण होऊन राहतात, त्यांना तथापि मनुष्याला दवयोगाने सुखप्राप्ति होत मध्यस्थितीत आनंद होत नाही. कारण, सुषुप्ति असते. मित्र असले ह्याणुन ते सुख देऊ शक- आणि समाधि ह्या दोहांची प्राप्ति सुखाला कातात असें नाहीं व शत्रु असले ह्याणुन ते रणीभूत असून, मध्यस्थिति मात्र केशाला दुःख देऊ शकतात असेही नाहीं. बुद्धाच्या कारणीभूत होत. (अशी साधारणपणे स्थिति योगाने द्रव्यप्राप्ति होतेच, असा नियम नाहीं; आहे; पण विवेकी पुरुष जरी मध्यस्थितीत व द्रव्याच्या योगाने सुख झालेच पाहिज असेही नाहीं. ज्ञानाच्या योगाने द्रव्य प्राप्त होते अथवा मूर्खपणाने दारिद्र्य येते, असे मुर्खीच नाहीं. हे सुखदुःखादि भोग कसे निर्माण होतात ह्याविषयींचा सिद्धांत तच्ज्ञानी मनुष्यांचून इतरांना कठणे अशक्य आहे. व इतरांना अर्थात भेदविषय असणाऱ्या लोकांना केश मनुष्य बुद्धिमान् असो, शूर असो, मूर्ख असो, हेतात, असा घेतला आहे.

५८६ शीकाकारानीं मृदृ शब्दाचा अर्थ सुर्पास स्थितीत असलेले व 'बद्रे' परे गता: 'त्या मूर्खांतील पदाचा अर्थ निर्विकल्प समाधीमध्ये असलेले असा केला आहे; त त्याज्वरून, सुपूर्पात अथवा निर्विकल्प समाधीत अमणाऱ्या मनुष्यांना परवान्नश्वरूपप्राप्ति अनायासे होते

असले तरी त्यांना केश होत नाहीत. कारण,) नसलेला, आणि बांधेद्रियांचा व अंतःकरणाचा ज्यांना बुद्धीलाही अविषय असणारे ब्रह्मसुख जय केलेला जो मनुष्य त्याला शोक स्पर्शही प्राप्त झाले आहे व सुखदुःखादिक द्वंद्वांपासून मुक्त करून शकत नाही. ह्यास्तव सुज पुम्पाने कामाक्षाले असून ज्यांचा मत्सर नाश पावला आहे दिक्कांपासून अंतःकरणाचे संरक्षण करून त्यांना स्त्रीप्रभूति अर्थ अथवा त्यांचे वियोग- आतां सांगितलेले सर्व विचार लक्ष्यारूपी अनर्थ हांजपासून केव्हांही केश होत त ठेवून वागावें. विश्वाची उत्पत्ति कशी नाहीत. परंतु ज्यांना आत्मज्ञान झालेले नसते झाली आणि त्याचा लय कसा होतो, ह्याचे व म्हणूनच जे मोहामध्ये अत्यंत मम होऊन ज्ञान ज्याला आहे, त्याला भूर्णी करणेही शोगेलेले असतात, त्यांना स्त्रीप्रभूति अर्थाच्या कास अशाक्य आहे. ज्यापासून शोक होतो, प्राप्तीने अत्यंत आनन्दही होतो व त्यांच्या अथवा जे त्रासाचे, दुःखाचे अथवा आशासाचे वियोगाने अतिशय संतापही होतो. अत्यन्त अज्ञ कारण असेल, ते जरी आपल्या शरीराचा एक मनुष्यांची स्थिति अशी आहे की, ते स्वर्गामध्ये अववय असले तरीही दूर केले पाहिजे. कोणवास्तव्य करणाऱ्या देवांप्रमाणे संदर्भ आनन्दांत त्याही वस्तुसंबंधाने जेव्हां हें माझे आहे' अशी असतात, अत्यन्त गर्व पावून सदसदिवारशन्य कल्पना होते, तेव्हांचे तें तापाळा कारण होते. बनलेले असतात, कामादिकांच्या योगाने यस्त सर्वाचही गोष्ट अशीच आहे. ज्या ज्या विषयां झाल्यामुळे त्यांची विचारणकी नष्ट होऊन चा त्याग करावा तो तो सुखाच्या विबृद्धीला गेलेली असते आणि त्यांचा सारखा न्हास होत कारणीभूत होतो, पण विषयाच्या पाठीमागे असतो. हे अत्यन्त अज्ञ लोक जरी आनन्दांत लागले घ्याऊन त्या विषयाच्या मागून लागलीच असले तरी त्यांची स्थिति ही सरी सुखकारक विषयामिलाही पुरुषाचाही नाश होतो. ह्या नाही. कारण, त्यांच्या सुखाच्या शेवटी दुःख लोकामध्ये मिळणारे विषयसुख अथवा स्वर्गलोकी हें अवश्य असतेच. ह्यास्तव हें लक्षात खेडन, मिळणारे मोठे सुख ह्या दोहोना वैराग्यरूपी ज्यापासून कायमचे सुख मिळेल अशा पकारचे सुखाच्या पोटशांगाचीही योग्यता नाही. वैराजान संपादन करण्याचा उत्साह धरिला यामुळे निर्वाहाही चालणार नाही, असे नाही. पाहिजे. अणिमादिक ऐश्वर्य आणि विद्या कारण, पूर्वजन्मी जे काहीं शुभ अथवा अशुभ हीं उत्साहसंपन्न पुरुषांच्या त्रिकाणीच वास्तव्य कर्म केलेले असते, ते वर्तमान जन्मामध्ये ज्ञानी, करीत असतात, आळशी मनुष्यांचे तारीं मूर्ख अथवा शूर त्यांना जसेंच्या तसेच भोगावें वास्तव्य करीत नाहीत. सुख अथवा दुःख व लागते. अशा रीतीने जीवांना प्रिय-अप्रिय सुख-प्रिय अथवा अप्रिय जसजेंसे प्राप्त होईल, दुःखांची प्राप्ती होत असते असा मनाचा निश्चय तसंसे अंतःकरण त्याच्या अधीन होऊन न करून वैराग्यसंपन्न पुरुष सुखाने राहत्ये देतां भोगले पाहिजे. प्रत्येक दिवशी अज्ञ मनुष्याने आपल्या अंतःकरणांत प्रत्येक, मनुष्याला शोकाची हजारों व भीतीचीं शेकडों वासनेची चिद्रस बालगिली पाहिजे. कारणे आक्रांत करून सोडीत असतात; पण मागे ग्राकिलें पाहिजे. कारण, अंजनांसंपन्न पुरुषाला तीं क्षेत्रदेऊ शकत नाहीत. झालेली विषयवासदृश — शास्त्राभ्यासनिष्ठ, शान्त-

मुळे शालेले रूपांतर क्रोध हा आहे, असें ज्ञानी त्याला आच्छादित करून सोडिले; व त्यामुळे, लोक ह्याणत असतात. ज्याप्रमाणे कुर्म आपले हा खरा आनंददायक असतांही मला सर्व अवयव संकुचित करितो, त्याप्रमाणे जेव्हां पूर्वी त्याची प्राप्ति शाली नाही. हें शरीर मनुष्य आपल्या सर्व वासनांचा संहार करील, म्हणजे एक मंदिरच असून त्याला नऊ द्वारे तेव्हां अहंप्रत्ययास विषयीभूत असलेल्या आहेत व आविद्या हाच हाचा एक आधारस्तंभ जीवांला स्वस्वरूपामध्येच आपल्याहून अभिन्न आहे. आतां मी विद्येच्या वलानें हें देहमंदिर आणि इंद्रियजन्य ज्ञानातीत असें परब्रह्म दिसून बंद करून सोडिले. हामध्ये एकदा मजला लागते. जेव्हां मनुष्याची भीति नष्ट होते व अभीष्ट अशा परमात्म्याचा उदय शाला म्हणजे त्याचीही भीति कोणाला वाटत नाही, तसेच जेव्हां (भेदजनक अज्ञानाचा अन्यन्त नाश शाल्यातो कराची इच्छाही करीत नाहीं व कोणाचा मुळे) हा परमात्मा (आणि ही मी) असे द्वेषही करीत नाहीं, तेव्हां परमात्मस्वरूपी (भेदटीने) कोण पाहूं शकणार आहे ? बनून जातो. व्यवहारामध्ये सत्य भासणारे आत्मज्ञान शाल्यामुळे माझ्या सर्व इच्छा आतां देहादि पदार्थ व स्वग्राहिकालीं भासणारे असत्य- पूर्ण शाल्या आहेत, यामुळे मूर्तिमंत नरकच भूत पदार्थ, शोक, आनंद, भीति, अभीति, असे जे कामुकरूपी धृत ते आतां मला फसवू व प्रिय आणि अप्रिय ह्या सर्वांचा त्याग केल्यानें शकणार नाहीत. आतां मला आत्मज्ञान शाले मनुष्याच्या अंतःकरणांत उपरति उत्तम होत. आहे, व अविद्यारूपी निद्रेचा उच्छेद शाल्याजेव्हां मनुष्य ज्ञानी बनतो व कायावाचामने- मुळे आतां मी जागरूक आहें. पूर्वजन्मचिंच्या करून कोणाचेही वाईट करीत नाहीं तेव्हां तो सुकृतानें असो, अथवा देवयोगानें असो, केव्हां ब्रह्मस्वरूपी बनून जातो. अल्पवृद्धि मनुष्याला केव्हां अनर्थही अर्थालाच कारणीभूत होतो. जिचा त्याग करितां येणे अशक्त माझीही स्थिति अशीच शाली आहे. आहे, जीविताचा अंतकाळ आला मी आतां ज्ञानरूपी बनून गेले आहें. आज तरीही जिचा अंत होत नाहीं, आणि माझी इंद्रिये अजित स्थितीत नाहीत. मला जी प्राणनाश होई तोंपर्यंत शरीरांत वास्तव आपले स्वरूप आतां उक्काळ प्रकारे कळूं करणारा एक रोगच आहे त्या आशेचा त्याग लागले आहे. मनुष्याने आशेचा त्याग केला केला असतां मनुष्याला सुख होते. हे पृथ्वीपते, ह्याणजे त्याला सुखानें निद्रा येते. निराशा हें ह्याविषयीं पिंगलेने ह्यावलेल्या कांहीं गाथा माझ्या आन्यांतिक सुख आहे.” पिंगलेला पूर्वी अशा ऐकण्यांत आहेत. संकटप्रसंगी असतांना देखील होती, पण तिनें त्या आशेचे पर्यवसान निराशोमध्ये पिंगलेला सनातनधर्माची प्राप्ति शाली, असें केल्यामुळे तिला सुखानें निद्रा येऊ लागली. त्यांत सांगितले आहे. पिंगला नामक वेश्या

भीम ह्याले:- हीं व आणवी दुसरी-
प्रियाचा समागम शाला नाहीं यामुळे ही त्या ब्राह्मणाची हेतुवादपूर्ण अशीं भाषणे
नीः पण पुढे तिनें शांतिला प्राधान्य एकून राजा संनेजित ह्याचे सांत्वन शाले
करणाचा निर्धार केला. व तो आनंद पावून सुखानें राहूं लागला.
— आलें, आलि



चैरंगी र कीचक

अध्याय एकशें पंचाहन्तरावा-

—०१—

पितापुत्रसंवाद-

युधिष्ठिर म्हणाला:—सर्व प्राण्यांचा संहार आहेत? उगीच मला असे भय दाखविल्यासारखे करणारा हा काल एकसारखा निवून चालला काय करीत आहेस?

आहे, अशा प्रसंगी, हे पितामह, मनुष्याला पुत्र म्हणाला:—हा लोकावर मृत्युचे एक-कोणते आचरण श्रेयस्कर होईल, ते कथन करा. सारखे आधात होत आहेत, त्याला जरेन वेसून

भूमिं म्हणाले:—युधिष्ठिरा, द्याविषयीं पिता- सोडलेले आहे आणि त्याजवर हे अहोरात्र पुत्रसंवादरूपी एक पुरातन इतिहास सांगत येऊन पडत आहेत, हे आपणाला कसे कळून असतात, तो तुला सांगतां, प.क. हे कृतीपृत्रा, येत नाही? हा वांया न जाणाऱ्या रात्री अध्ययननिष्ठ अशा एका ब्राह्मणाचा मंथावी प्राप्तीही होत आहेत आणि निश्चन्ही जात नांवाचा एक अत्यंत बुद्धिमान् पुत्र होता. तो आहेत. हा लोकामध्ये मृत्यु हा काहीं थांवत मांकधर्मातील तच्चांचा विचार करण्याविषयीं नसतो, तर तो हळूहळू आपल्या समीप कूशल असून लोकिक गोटीमध्येही निष्णात येऊन ठेपत आहे, हे मला समजत आहे. होता. त्या पुत्राने एकदा अध्ययन करण्यांत असे असतां ज्ञानरूपी कवचाच्या योगाने स्वतां-आसक्त असलत्या आपल्या पित्याला प्रभ केला. स आच्छादित केल्यावांचून मी केवल

पुत्र म्हणाला:—हे तात, मनुष्यांचे आयुष्य कालप्रतीक्षा कसा करीत राहू? एक झराझर क्षीण होत आहे. अशा प्रसंगी सुज्ञ एक रात्र निवून जाऊन जेव्हां आपले पुरुषाने काय केलं पाहिजे व कोणच्या कार्माच्या आयुष्य क्षीण होते, तेव्हां ते अत्यंत अल्प योगाने कफलभासि होईल, ते मला क्रमाने असल्यामुळे आपला दिवस व्यर्थ गेला, असे कथन करा. कारण, त्याच्या अनुरोधाने मी सुज्ञ मनुष्याने जाणले पाहिजे. हे ज्ञान जर धर्मचिरण करणार आहे.

झाले तर मग अगदीं कमी अशा पाण्यामध्ये

पिता म्हणाला:—बाढा, प्रथम ब्रह्मचर्य- असणाऱ्या मत्स्यप्रमाणे आयुष्य अत्यंत अल्प पूर्वक वेदाध्ययन करून, नंतर (गृहस्थाश्रमाचा असणाऱ्या कोणत्या मनुष्याला सुखप्राप्ति स्वीकार करावा व) पितरांच्या उद्भारासाठी होणार आहे! मनुष्याच्या इच्छा पूर्ण झाल्या पृत्रोत्पादन करण्याची इच्छा धरावी; आन्या- नसल्या तरीही मृत्यु त्याजवर झडप घालतोच. धान करावे; यथाविधि यज्ञ करावे व नंतर ज्याप्रमाणे एकादा मेष आपल्या स्त्रीच्या क्रतु-अरण्यांत जाऊन ध्याननिष्ठ होऊन रहावे. प्रासीची मार्गप्रतीक्षा करीत असतां अर्थात

पुत्र म्हणाला:—हे तात, हा लोकावर एक-त्यांचे अंतःकरण दुसरीकडे च गुंतले असतां सारखे आधात होत आहेत. याला चोहांकडून एकादा लांडगा एकदम झडप घालून त्याला घरलेले आहे आणि द्याजवर एकसारख्या अमोघी घेऊन जातो, त्याप्रमाणेच मृत्यु मनुष्याला पडत आहेत. असे असतां यापण एकादा घेऊन जातो. आपणाला जे काहीं श्रेयस्कर धीराच्या मनुष्याप्रमाणे हे काप सांगत आहो? यामत असेल, ते आजच्या आज करून या.

^१ आयुष्याचे हरण केल्यामुळे फलसंपन्न असलेल्या रात्रीं असे अयोध्या या पदाचे विवरण मुक्तांत आहे. असले तरी त्यापूर्वीच एकादे वेळीं मृत्यु खेचून

नेत असतो. उद्यांचे कार्य आज केले पाहिजे एकसारखीं लागलीं असतां आपण एकादा आणि दिवसाच्या उत्तरार्धात करावयाचे असेल स्वस्थ असलेल्या मनुष्याप्रमाणे काय बसलां तें पूर्वींत केले पाहिजे. कारण, मृत्यु आला आहां? प्राणी उत्पन्न झाला कीं त्याचा नाश कर-झाणजे तो ह्यानें अमुक काम केले आहे किंवा ष्यासाठीं जरा आणि मृत्यु हीं त्याच्या पाठो-नाहीं ह्याचा विचार करीत बसत नाहीं. आज पाठ उत्पन्न होतात. हे सर्व चराचर पदार्थ अमक्याचा मृत्यु होणार आहे हे कोणाला ह्या दोहोंनीं अस्त करून सोडिले आहेत. जाणतां येणार आहे? अर्थातच कोणासही एकादा ग्रामामध्ये वास्तव्य करण्यांत आनंद नाहीं. तारुण्यामध्येच मनुष्याने धर्मशील बनले मानणे हे मृत्युचंच मुख असून, अरण्य हें पाहिजे. कारण जीवित हे अनित्य आहे. देवतांचे वसतिस्थान आहे असे वेदांत सांगिधर्माचरण केले असतां इहलोकीं कीर्ति व पर- तलेले आहे. ह्याणनच गुहाचा त्याग करून लोकींही सुखप्राप्ति होते. मनुष्याच्या अंगांत अरण्याचा आश्रय केला पाहिजे. ग्रामामध्ये मोहाचा संचार होतो व तो श्वीपुत्रादिकांसाठीं वास्तव्य केळ्यामुळे होणारा आनंद ही एक उद्योग करू लागतो आणि योग्य अथवा अयोग्य रज्जु आहे. पुण्यवान पुरुष हिला तोडून कर्म करून त्यांचे पोषण करितो. याप्रमाणे पूत्र- याकिनात, दण इकर्मी पुरुषाला हिचा त्रिद पशु इत्यादिकांनी संपन्न व अंतःकरण त्यामध्ये करितां येत नाहीं. जो मनुष्य अंतःकरणाने, आसक्त झालेला ह्याणनच गाढानिंद्रित असल्या- वाणीने अथवा शर्गिगाने कोणन्याही प्राण्याला प्रमाणे झानशृङ्ख असलेल्या ह्या पुरुषाला, केश होतात असे आचरण करीत नाहीं, त्याला जसा एकादा व्याघ्र हरिणाला घेऊन जातो जीविताचा अथवा द्रव्याचा अपहार करणाऱ्या त्याप्रमाणे मृत्यु घेऊन जातो. वासनातृप्ति न प्राण्याकडून केश होत नाहीत. मृत्युचंच जरा-झालेल्या व ह्याणनच दृक्मीचा संग्रह करणाऱ्या व्याधिरूपी संन्य एकदा येऊ लागले ह्याणजे मनुष्याला पशुला घेऊन जाणाऱ्या एकादा त्याला कोणीही प्रतिबंध करू शकत नाहीं. व्याधाप्रमाणे मृत्यु घेऊन जातो. हे केले आहे, केवल योग्यर्थ हा मात्र मृत्युला प्रतिबंध करू हें करावयाचे आहे आणि हे अर्धवट झालेले शकतो; ह्याहून इतर जे असद्ग्रम आहेत त्यांचा आहे असे ह्याणत आशाजन्य सुखामध्ये आसक्त त्याग केला पाहिजे. ह्या योगधर्मरूपी सत्याहोऊन राहिलेल्या पुरुषाला मृत्यु आक्रान्त चाच आश्रय करून अमरत्व वास्तव्य करिते. करून सोडतो. कृषि, वाणिज्य आणि गृह द्याणनच त्या सत्यधर्मावर निष्ठा उव्वन त्यांचे ह्यांमध्ये आसक्त झालेला व त्या त्या कर्माच्या आनगण करावं. परमान्म्यागीं जीवांचे ऐक्य अनुरोधाने संज्ञा मिळालेला जो पुरुष त्याला करण्याविषयीं तत्पर असावे, गुरुवाक्य व त्याच्या प्रथनांचे फल मिळाले नसले तरीही वेदवचन ह्यांजवर श्रद्धा असावी, आणि मृत्यु घेऊन जातोच. मनुष्य निर्बल असो, सर्व इंद्रियांचा नियह करावा, ह्याणजे बलाढ्य असो, शूर असो, भीम असो, मुख सत्याच्या (योगधर्माच्या) साहाय्याने मृत्युचा असो किंवा ज्ञानी असो, त्यांचे कोणन्याही जय करितां येतो. अमरत्व आणि मृत्यु ह्या प्रकारचे मनोरथ पूर्ण झाले नसले तरीही मृत्यु दोहोंचंही वास्तव्य देहामध्ये असते. विषयात्याला घेऊन जातोच. हे तात, जग, त्याधि आणि धीन बनल्याने मृत्युची प्राप्ति होते आणि अनेक प्रकारचीं दुःखं हीं देहाच्या पाठीमांगे विषयत्यागरूपी योगाचा आश्रय केल्याने अमर-

त्वाची प्राप्ति होते. ह्यास्तव मी आतां परब्रह्म- तुङ्गा पिता आणि पितामहादिक पितर कोंठे प्राप्तीची इच्छा थरून, कामक्रोधांचा त्याग गेले ह्याचा विचार कर आणि हृदयरूपी गुहे-करून व हिंसावृत्ति सोडून देऊन सुख आणि मध्ये प्रविष्ट झालेल्या आत्म्याचा शोध कर.

दुःख ह्या दोहोला सारखेच समजतों आणि भीष्म सांगतात:—धर्मा, हें पुत्रांचे भाषण त्या योगानें सुख पावून अमराप्रमाणे मृत्युचाही एकून त्या पित्यानें जसें आचरण ठेविले, तसेच त्याग करितों. बाह्यद्रियांचा नियंत्र करून सत्य आणि धर्म ह्यांविषयीं तत्पर राहून तंही निवृत्तिमार्गभ्यासरूपी शांतियज्ञ, उपनिषदर्थ- आपले आचरण ठेव.

चिंतनरूपी ब्रह्मयज्ञ, प्रणवजपूर्णी वायज्ञ,
प्रणवापेकीं अकार, उकार, मकार आणि अर्धी
मात्रा ह्यांतील पूर्वपूर्व वर्गांचा पृथृच्या पृथृच्या
वर्गांमध्ये लय करण्ये हा मनोयज्ञ, आणि भ्नान,

शीच, गुरुशुश्रूपा इन्यादि कर्मयज्ञ ह्यांचे मी नुधिष्ठिर विचारतात:—अहों पितामह, जे उत्तरायणामध्ये अनुश्वान करीत राहीन, मज- धनिक अथवा निर्वन पुरुष आपल्या शास्त्रात्म्या सारखा मनुष्य हिंसाप्राय असणारे पशुयज्ञ अनुरोधानें वागून उपजीविका करीत असतात, करण्याला कसा योग्य असणार? कारण, त्यांना कोणत्या प्रकारचे सुखदुःख कसें प्राप्त होते? त्यांपासून मिळणारे कल अनित्य आहे व ते भीष्म सांगतात:—ह्यांविषयीं शांतिनिष्ठ यज्ञ पिशाचांनी केलल्या शरीरन्यागासारखेच आणि मुक्त अशा शंपाक नामक पुरुषानें जे कांहीं आहेत. ज्याची वाणी, अंतःकरण, तप, दान झालेले आहे ते पुरातन इतिहासाच्या रूपाने आणि सत्य हीं सदैव ब्रह्मार्पण केली मांगत असतात. दुष्ट स्त्री आणि अन्वस्त्रादिकांचा जातात, त्यालाच विश्वव्यापक परमात्म्याची अभाव ह्यांच्यामुळे क्रेश पावत असलेल्या व प्राप्ति होते. विद्येसारखी दृष्टि नाहीं, सन्यासारखे वराग्यांचे अवलेल्यन करणाऱ्या कोणा एका शंपाक तप नाहीं, प्रमासारखे दुःख नाहीं आणि नामक ब्राह्मणाने पूर्वी मला असें सांगितले कीं, संन्यासासारखे सुख नाहीं, सर्व विश्व आत्मस्व- ह्या जगांत प्राणी उत्पन्न झाला कीं तेव्हां-रूपीच आहे, त्या अर्धी मी आत्म्याच्याच डिकाणीं पासूनच त्याच्या भागं नानाप्रकारचीं दुर्खें व आत्म्यापासूनच जन्म पावलो आहे व आत्म- सुखं हीं लागलेलीं असतात: आणि दैव हें त्या निष्ठ होऊन राहिलों आहे. ह्यामुळे, मला जरी दोहोर्पकीं कोणत्या तरी एका मार्गावर ह्या पुरु-संतति नसली तरीही मी आत्म्यामध्येच पास नेऊन सोडीत असतें. सारांश, सुखदुःख वास्तव्य करणार. माझा उद्घार करण्याला संत- हे देवाधीन आहे. ह्याणूनच सुखप्राप्ति झाली तीची अपेक्षा मुक्तीच नाहीं. एकाकी असणे, ह्याण आनंदही पावू नये व दुःख उपस्थित सर्वावर समवृद्धि ठेवणे. सत्यनिष्ठ असणे, झाले ह्याण तापही पावू नये. कामवासन-सदाचारी असणे, कायावाचामनेकरून हिंसेचा दिकांचा त्याग करून व यमनियशादिक योगांत्याग करणे, सरलत्व आणि कर्मसंन्यास गांचा भार वाहून तू स्वतःच्या कल्प्यांविषयीं ह्यांसारखे ब्राह्मणाला दुसरे द्रव्य नाहीं. ब्रह्मन, अर्धात् मोक्षप्राप्तीविषयीं जो उन्मुख होत नाहीं, जर तू मरणार आहेस तर तुला द्रव्याचा, त्यांचे कारण तुऱ्ये अंतःकरण तुझ्या स्वाधीन बांधवांचा अथवा स्त्रीचा काय उपयोग आहे? नाहीं हेच होय. तू निष्क्रिचन होऊन सर्वत्र

संचार करूँ लागलास ह्यणजे तुला सुखास्वाद सर्व पूर्वी दान करण्याची जरी इच्छा असली तरी मिळेल. निकिंचन पृष्ठाला सुखानें निद्रा त्याचें दर्शन तरी घेण्याची इच्छा कोण करणार? तेने आणि तो सुखाने जाणा होतो लक्ष्मीचा सहवास अतिशय पडला ह्यणजे तो त्या लोकामध्ये निकिंचनपणा हा सुखदायक अभिमृश मनुष्याला पोहिल करून सोडितो. मोक्षमांगला अनुसरणार, कल्याणकारक आणि लक्ष्मी ही शरनकालीन मंथाला पेऊन जाणाऱ्या अबाधित असा आहे. खरोच्चर, निकिंचनत्व हा वायप्रमाणे त्याच्या विचारशक्तीला घेऊन कामीजनाला दुर्लभ पण वस्तुतः प्राप्त करून जात द पूर्वे त्याला आपल्या स्पाविष्यीं व घेण्याला सुलभ व निकंकटक असा मार्ग आहे. द्रव्याविष्यीं अभिमान वाढू लागतो. 'मी माझ्या तीनही लोकांकडे जरी दृष्टि दिली, तरीही कवांत जन्मलों आहें, मी केवल मनुष्य नसून सर्व प्रकारे वैराग्यसंपद आणि शुचिर्भूत अशा सिद्ध आहे.' असे त्यास वाढू लागते; व रूप, निकिंचनाच्या तोडीचे मला दुसरे कांहीच घन आणि कलीनता त्यांविष्यीच्या अभिमानवय-दिसून येत नाही. मी निकिंचनता आणि रुपी कारणाने त्याचे अंतःकरण प्रमादरील राज्य ह्या दोहोंना तराजूं वाळून वजन केले वनते; आणि अंतःकरण विषयाप्रमाणाचे त्रायी तेहांना निकिंचनता ही राज्याहनही गृणाने अत्यंत आसक्त होऊन त्याचे पाचीं तो पितृ-अधिक असल्यामुळे वजनाला अधिक संपादित द्रव्याचा व्यय करितो व त्यामुळे भरली. निकिंचनता आणि राज्य हीनदशा आली ह्यणजे परद्रव्याचा अपहार त्यांमध्ये हा एक मोठा भेद आहे की, राज्य-करणेही योग्यत आहे असे समजून लागतो. कर्ता पूरुष द्रव्यसंपद असल्यामुळे तो मृत्युच्या याप्रमाणे तो मर्यादिचे उद्घवन करून वोडल जबड्यांत असल्याप्रमाणे संदर्भ उद्घेष होऊन त्या मार्गाने द्रव्य संपादन करू लागला ह्यणजे राहिलेला असतो: आणि निर्धन पृष्ठाने आणेचा, वाणांच्या योगाने हरिणांचा निघट करणाऱ्या द्रव्याचा आणि सर्व प्रकारच्या बंधनांचा त्याग लक्षकाप्रमाणे भूपति त्याला दृढ करितात. केला असल्यामुळे त्याला अशिर्ही त्रास देत अशा रीतीने ह्या लोकामध्ये द्रव्यसंपद पूर्षाला नाही, त्याजवर कोणत्याही प्रकारचे संकट हीं व शरीरस्थर्गजन्य अशीं दुसरीही नाना-आढवत नाही, व त्याला मृत्युची अगर दूर-प्रकारची दृग्यंचे प्राप्त होतात. हीं दृग्यंचे अवश्य वेंडवंरांचीही भीरी. असत नाही. संदर्भ प्राप्त होणारीं असल्यामुळे शरीरादिक नश्वर स्वैरपणे संचार करणाऱ्या व मोक्षव्या जमीनीवर पदार्थ आणि पृथ्रपणादि लोकिकर्थम हांचा वाहू उशार्थीं देऊन शयन करणाऱ्या शांति- तिरस्कार करून ज्ञानाच्याच योगाने त्यांचा संपन्न पुरुषार्थीं देव प्रशंसा करीत असतात. प्रतिकार केला पाहिजे. सर्वांचा संबंध सोडल्या-द्रव्यसंपद पूर्षाच्या अंतःकरणामध्ये कोध वांचून सखप्राप्ति होत नाही, परव्रह्माचा लाभ आणि लाभ त्यांचा संचार झालेला असतो व होत नाही व निर्मयपणे निद्राही मिळत नाही. त्यामुळेच त्याची विचारणकिही नष्ट होऊन त्यामतव तं सर्वांचा त्याग कर आणि सुखी हो.' गेलेली असत; त्याची दृष्टि वक्र, मुख म्लान असे पूर्वी हस्तिनापूरामध्ये मला शंपाक नामक आणि भिंवया चढलेल्या असून आचरण दृष्ट ब्राह्मणाने कथन केले होते. तस्मात् संबंध-असतें; आणि तो क्रुद्ध होऊन दांतआठे खात त्याग हा अत्यंत श्रेष्ठ होय, असे माझे मत आहे. कठोर भाषण करीत असतो. अशा पुरुषाला

अध्याय एकशे सत्याहृत्तरावा.

—०—

मंकिरीता

युधिष्ठिर विचारतोः—पितामह, कृष्णवाणिष्य फलभासीविपर्याचा विश्वास असन लक्षपर्वक इच्छादि व्यवसाय करण्याची इच्छा असल्यामुळे, उत्कृष्ट प्रकारं उद्याग कर्गत असला, तरीही द्रव्याच्या आंशने यम्न होऊन गेलेल्या देवांने नसलेले द्रव्य संपादन करण्याची त्यांने पुरुषाला जर द्रव्यप्राप्ति झाली नाही, तर इच्छा करू नये. कार्य घडून येण्यापूर्वी अनेक त्यांने काय केले असतां सुखप्राप्ति होईल ? अनर्थ ओढवले तरीही लक्षपर्वक द्रव्यप्राप्ति-

भीम सांगतातः—हे भगतकुलोत्पन्ना, लाभ साठी भी उद्याग करीत होतो; तथापि ह्या आणि हानि ह्या दांहोंमही सारचेच समजें, उंटाचा वृषभांशी संबंध जोडून देवांने मजवर द्रव्यसंपादनादिकांसाठी परित्रम न करणे, सन्य कसे संकट आणले आहे तें पहा. ह्या उंटाच्या भाषण, वराग्य आणि कोणतेही कार्य करण्या- गतीच्या वेगामुळे हे माझे दोन वृषभ खाली वर विपर्येच्या इच्छेचा अभाव ही ज्यांचे टिकाणी होत होत मोऱ्या संकायांने चालले आहेत. ह्या वास्तव्य करीत असर्नील, तो पृष्ठ खरा सुखी उंटाला ह्या वृषभांचा समागम काकतालीय होय. ज्ञानसंपत्र लोक, ह्याच पांच गोष्ठी न्यायांने साहंजिक रीतीने घडून आला असे शार्तांने साधन आहेत—इतकेच नव्हे. तर ह्याच असतां हा त्याला झुगाऱ्युन देऊन आउडार्गन-मृत्युंमित स्वर्ग, धर्म आणि अव्यत्कृष्ट असे सुख च धावत आहे. ह्या वेळी मला प्रिय असलेले आहेत, असे सांगतात. युधिष्ठिरा ह्याविषयी हे देवां लहान वृषभ ह्या उंटाच्या मानवर पूर्वी वैराग्यसंपत्र अशा मंकीने जे कांही जंस दोन मणि असावेत तसे लोंबत आहेत. त्यांलेले आहे, ते पूरतन इतिहासाच्या हें खरोखर केवल देवच होय! देवाला न जुमारूपांने सांगत असतातः ते मी तुला सांगतो, एक. नितां केवळ आयहानं केलेल्या कार्यात पूर्ण-

पूर्वी मंकिं द्रव्याचा अभिलाप करीत होता, त्याला पावण्याचे सामर्थ्य नसते. आतां, जरी परंतु त्यांचे मनोरथ वाचवार भग्न होऊऱ्या लागले; ते सामर्थ्य आहे असे एकादे वेळी युक्तीने तेहां अवशिष्ट राहिलेल्या कांही द्रव्यांने जमून आले, तरी विचारांती ते देखील देवांत्यांने कष्ट करविण्यास योग्य असे दोन बैल वरच अवलंबून असते असे सिद्ध होते. ह्याविकल धेतले; व त्या दांहोंना एकाच जुऱ्याला स्तव सुखाभिलापी पुरुषाने ह्या लोकामध्ये जुऱ्यून कष्ट करावयासाठी बांहर काढिले. तेहां वराग्यांचं अवलंबून करावे. कोणत्याही गोष्ठी ते जे निधाल ते एकदम धावू लागले, आणि विषयींच्या प्रार्थीची इच्छा सोडून देऊन विरक्त त्या दांहोंच्या मध्ये एकाणकी एक बसलेला उंट होऊन राहणाऱ्या पुरुषाला सुखाने निद्रा येते. सांपडला ! ते जेहां संकंधप्रदशाजवळ आले तेहां जनकाच्या गृहांतून सर्वांचा संबंध सोडून उंटाला ते सहन न होऊन त्यांने त्या दांहोंनाही देऊन मोऱ्या अरण्याकडे जात असतांना शुकाने उचलून तराजृप्रमाणे आपल्या संधावर धेतले जे झारलें होते ते खरोखर अगदी उत्तम होय. ते आणि उठून मोऱ्या वेगाने तेथन गमन केले. असे कीं, सर्व मनोरथ पूर्ण होणे आणि त्या याप्रमाणे विध्वंस करणारा तो उंट आपले मनोरथांचा त्याग करणे हांपैकी सर्व मनोरथ पूर्ण देवां बैल धेऊन जात आहे व तेही होण्यापेक्षां त्यांचा त्यागच अतिशय श्रेष्ठ होय.

द्रव्यसंपादनादिकांविषयीं जी प्रवृत्ति असते, ती उत्पत्ति आहे. ह्याणन मी आतां तुजविषयींचा पूर्वी कधीं कोणाची समाप्त शाळी आहे असे संकल्पच करीत नाहीं ह्याणजे तुझे मूळच नष्ट नाहीं. कारण अज्ञ पुरुषाची शरीराविषयींची होऊन जाईल. द्रव्याचा अभिलाष हा कांहीं आणि जीविताविषयींची आशा कमी न होतां सुखकारक नाहीं. द्रव्य प्राप्त शाले ह्याणजे वाढतच असते. ह्यास्तव, हे अभिलाषी मना, तूं तर विपुल चिंता उत्पन्न होते व त्यांतूनही प्राप्त आतां ह्या प्रवृत्तीपासून निवृत्त होऊन विरक्त शालेल्या द्रव्याचा नाश शाला तर मरणप्राप्त हो आणि शांति पाव. तुला आपल्या प्रवृत्तीचे दुःख होते. शिवाय प्रथल केला तरीही द्रव्य फल न मिळाल्यामुळे वारंवार फकावे लागले प्राप्त होईल किंवा नाहीं, ह्याविषयीं संशयच आहे. तथापि त्या योगानें तुझ्या डिकाणी असतो. आपले शरीर जरी दुसऱ्याला अर्पण कैराग्य उत्पन्न होत नाहीं. हे द्रव्याभिलाषी केले तरीही द्रव्यप्राप्ति होत नाहीं. सारांश, ह्या मना, जर तुला माझा नाश करावयाचा नसेल द्रव्याहून अधिक दुःखदायक असे दुसरे काय आणि जर माझ्या योगानें तुला आनंद होत आहे? द्रव्य प्राप्त शाले तरीही तेवढ्यानें समाअसेल, तर तूं माझा लोभार्थी व्यर्थ संबंध धान होत नाहीं व पुनरपि त्याहून अधिक जडवूं नको. हे मुट्ठा द्रव्याभिलाषी चित्ता, मिठविण्याची मनुष्य इच्छा करीत असतो. संग्रह करकरून टेविलेले तुझे द्रव्य वारंवार नष्ट द्रव्य हें गेंच्या मधुर अशा उदकाप्रमाणे आहे. होऊन गेले, तरी तूं द्रव्याचा अभिलाष केव्हांही त्याच्या योगानें जरी एकसारखी तृष्णा लागत सोडून देत नाहीस काय? अहाहा! केवढा हा रहात, त्याप्रमाणेच ह्याच्या योगानेही आशा माझा मुर्खपणा, कीं मी तुझा एक्वादा खेळ-वृद्धिंगत होत असते. ही आशेची अभिवृद्धिएव्याचा पदार्थ बनून राहिलो आहे! अशी माझ्या नाशाला कारणीभूत आहे हें मला पक्के स्थिति असल्यावर मनुष्य दुसऱ्याचा दास कां कळून आले आहे. ह्यास्तव, हे विषयवासने, नाहीं होणार? प्राचीन अथवा अर्कचीन आतां तूं माझा त्याग कर. माझ्या शरीराचा कोणाही पुरुषांच्या विषयवासनांचा अंत झा-अश्रव करून जो हा पंचमहाभूतांचा लेला नाहीं. ह्याणनच मीं सर्वही उद्योग सोडून समृद्धय राहिलेला आहे, तो आपल्या दिलेले आहेत व त्यामुळेच ज्ञानसंपन्न आणि इच्छप्रमाणे हवा तर येथून चालता जागरूक होऊन राहिलो आहे. हे विषय-हाऊंदे अथवा येंवेच खुशाल राहूंदे. हे वासने, तुझे हृदय खरोखर अस्सल वत्रांचेच राजस व तामस विकारांना, तक्षांवर माझे प्रेम बनविलेले व ह्याणनच कार बळकट आहे. नाहीं. कारण तुझी काम आणि लोभ ह्यांच्या कारण, शेंडों अनर्थांनी ग्रस्त करून सोडिले अनुषंगानें राहणारे आहां. ह्यास्तव, मी आतां तरीही त्याचे शेंडों तुकडे होऊन जात विषयवासना सोडून देऊन केवळ सन्चगुणांचेच नाहीत. हे विषयवासने, मी तुला आणि जे अवलंबन करितों. आतां मी आपल्या देहने कांहीं तुला पिय आहे त्यालाही ओळखून ठायीं व त्यांतून विशेषकरून अंतःकरणामध्ये आहें. तुझे पिय करण्याच्या विचारांत पडल्या- सर्वही प्राणी अवलोकन करून निश्चयेकरून मुळेच माझ्या अंतःकरणाला सुख होईनासे योगाचे आचरण करितों, अंतःकरण एकाग्र करून झाले. हे विषयवासने, तुझे मूळ कोणतें तें तें श्रवणमननादिकांकडे जडवितों, परवज्ञामध्ये मला कळून आले आहे. संकल्पापासूनच तुझी अंतःकरणाचा लय करितों, व रागद्वेषार्दिकांचा

त्याग करून सुख पावून कोठेही आसक्त न होतां ज्ञाले आहे व मी आतां विषयांपासून अत्यंत लोकामध्ये विहार करीत राहतो; ह्यांजे, हे निवृत्त ज्ञाले आहें. ह्यामुळे मी विषयोप-विषयवासने, तं पुनरपि मला अशा रीतीने भोगांना जुमानीत नाहीं. ज्ञानशून्य असलेला दुःखामध्ये लोटून देणार नाहीं. हे विषय- मी ह्या लोकामध्ये अनेक दुःखे सहन करीत वासने, तूं माझ्या ठिकाणी एकसारची प्रवृत्ती होतां, तरीही मला ज्ञान ज्ञाले नव्हते; परंतु करीत आहेस, ह्यामुळे मला आतां असे कर- द्रव्यनाश होऊन फसल्यामुळे वैराग्य उत्पन्न घ्यावांचून गतिच नाहीं. हे विषयवासने, होऊन मांझ सर्व अवयव शांत होऊन गेले तूं सदैव आशा, शांक आणि श्रम ह्यांचं उत्पत्ति- आहेत; ह्यास्तव आतां मी खुशाल झोप घेतो. स्थान आहेस. द्रव्याचा नाश ज्ञाला ह्यांजे हे विषयवासने, आतां मी सर्व मनोवेगांचा माझ्या मर्ते सर्वांहून अत्यंत अधिक असे दुःख त्याग करून तुलाही सोडून देतां. हे विषय- होते. कारण, द्रव्याची मनुष्याचा त्यांच आप- वासने, आतां तुला माझा सहवास घडावयाचा इष्ट अवमान करीत असतात. याप्रमाणे हजारां नाहीं आणि मजपासून तुला आनंदही व्हाव- अवमान सहन करावे लागत असल्यामुळे याचा नाहीं. आतां माझा कोणीं घिकार दारिद्र्यामध्ये अतिशय कटदायक दोष आहेत, केला तरीही मी सहन करणार; कोणीं मला असे ह्यांवे लागते. चेरं, द्रव्याच्या योगानें क्रेश दिले तरीही मी उलट क्रेश देणार नाहीं; जे कांहीं अंशात: सुख मिळते तं तरी अनेक दोष करणाऱ्यांशीही मिळून वागेन आणि त्यांनी दुःखांनी ग्रस्त केलले असते. ह्याच्यापार्थी अप्रिय भाषण केले तरी तिकडे लक्ष न देतां द्रव्य आहे असे म्हणून धनसंपत्त पुरुषास मी प्रिय असेच भाषण करीन. मी जेवढे दोडेखोर ठार करीत असतात; त्यांना नाना- मिळून तेवढावरच निर्वाह करून तृप राहीन प्रकारच्या दंडांच्या योगानें क्रेश भोगावे व सदैव माझीं इंद्रिये स्वस्थ रहातील. हे विषय- लागतात; व प्रत्यही उद्दिश व्हावे लागते. द्रव्य- वासने, तूं माझी शत्रु आहेस, ह्यास्तव मी लोभ हा अतिशय कटदायक आहे, हे मला तुझे मनोरथ पूर्ण करणार नाहीं. हे विषय- कार वेळाने कळून आले. हे विषयवासने, तूं वासने, वैराग्य, सौख्य, तूमि, शांति, सत्य, ज्याचा ज्याचा आश्रय करितेस त्याच्याच इंद्रियनियह, क्षमा, आणि सर्व प्राण्यांविषयीं पाशीमां लागतेस. तुला तच्ज्ञान मृच्छीच दया ह्यांचा मी आतां स्वीकार केला आहे हे तूं नाहीं. तं मुर्ख आहेस. तुं समाधान होणे कार लक्षांत ठेव. सांप्रत मी सन्वनिष्ठ चनलों आहें व कठीण आहे. तुझी पूर्ति केव्हाही होत नाहीं. मोक्षमार्गांचे चाललों आहें; ह्यास्तव आतां काम, तूं एकाद्या अभिप्रामाणे आहेस. तूं सुलभ कोणते लोभ, आशा व देन्य ह्यांनी माझा त्याग करावा. आहे याचाही विचार करीत नाहीं. आणि काम आणि लोभ ह्यांचा त्याग केल्यामुळे मी दुर्लभ कोणते हेही लक्षांत घेत नाहीं. पाताला- सांप्रत सुख पावलों आहें, ह्यास्तव आतां प्रमाणे तुझीही पूर्ति करणे अशक्य असून वेभान होऊन लोभाच्या तावडींत सांपडलेला तूं मला दुःखांत लोटूं पहात आहेस. पण, हे मी केव्हाही दुःख पावणार नाहीं. विषयवासनेचा विषयवासने, आतां पुनरपि मजमध्ये तुझा प्रवेश एकदम त्याग केला कीं मनुष्य सुखपूर्ण होऊन होणे अशक्य आहे. द्रव्याचा नाश ज्ञाल्यामुळे जातो व विषयवासनेच्या तावडींत सांपडलेला माझ्या ठिकाणीं साहजिक रीतीनेच वैराग्य उत्पन्न मनुष्य सदैव दुःखच पावत असतो. रजो-

गुणाचा संबंध कामार्थी आहे. ह्यास्तव मनुष्यानें परब्रह्म हेच) आहे. आतां मिथिला नगरी कोणत्याही रजोविकाराचा त्यागन केला जरी प्रदीप झाली तरी माझे काहीच दग्ध पाहिजे. दुःख, निर्लज्जता आणि असमाधान होणार नाही. 'युधिष्ठिरा, ह्याचविषयी वोध्य-हीं सर्व काम आणि कोध ह्या दोहोपासनच संज्ञक ज्ञानी पुरुषांच कांहीं ल्लोक सांगतात, उत्पन्न होतात. ज्याप्रमाणे ग्रीष्मकाळीं एकाद्या ते एक. वैराग्यामुळे शांतिसंपन्न झालल्या व शीतल ढोहाकडे जावं त्याप्रमाणेंच आतां मी शास्त्र आणि तत्त्वज्ञान ह्यांच्या योगाने तुम परब्रह्माकडे चाललों आहें. मी आतां कर्म-असलेल्या वोध्यमनीला राजा नहुषपूत्र ह्याने संन्यास करीत आहें व त्यामुळेंच माझ्या प्रश्न केला की, ' हे महाज्ञानी, आपण दुःखाचा नाश होऊन मजकडे केवळ सुख कोणत्या ज्ञानाचा अवलंब कल्यामुळे शांत आपण होऊन येत आहे. ह्या लोकामध्ये जे आणि सुवी होऊन संचार करीत आहां ? कांहीं विषयसुख आहे अथवा स्वर्गलोकीचे जे ह्या शांतीसंबंधाने आपण मला उपदेश करा.' कांहीं मोठे सौख्य आहे, त्याला वैराग्य- वोध्य ह्याणाला:—मीं दुसऱ्याच्या उप-सुखाच्या घोडशांशाचीही योग्यता नाही. आतां देशाच्या अनुरोधाने वागत असून कोणालाही मी पंचकोशात्मक शरीर, सहावा सानेदसंज्ञक उपदेश करीत नसतो. माझ्या उपदेशांचे सर्वीज समाधि, आणि सातवा महत्त्वसंज्ञक स्वरूप मात्र मी तुला सांगतो, त्याचा तुं स्वतंत्र योग्यता सर्वांचाही मोळ्या शत्रुप्रमाणे नाश विचार कर. पिंगला, कुररसंज्ञक पक्षी, सर्प, करून परब्रह्मरूपी नगरामध्ये प्रविष्ट होतो, मकरंदाचा शोध करणार ब्रह्मर, वाण करणार ह्याणजे मी राजाप्रमाणे सुवी होईन; कारण ते पुरुष व एक कुमारिका हे सहाजण माझे गुरु होत. ब्रह्मपुर अविनाशी आहे.

भीम्य ह्याणाले:—राजा, आशा ही कार

युधिष्ठिरा, अशा प्रकारचा विचार करून बलवत्तर आहे. नेराश्य हेच उत्कृष्ट प्रकारचे मांक वैराग्यसंपन्न झाला, व सर्व वासनांचा सुख होय. आपल्या आशेची निराशा केल्यात्याग करून ब्रह्मस्वरूपी होऊन अन्येत सुख मुळेच पिंगला नामक वैश्येला सुखांत घोरत पावला. वृषभांचा नाश झाल्यामुळे मंकीला मांस- पडतो आले. कुररसंज्ञक पक्ष्याने कांहीं मांस प्राप्ति झाली. त्याने वासनेच्या मूलाचाच उच्छेद तोंडांत धरले होते, त्यामुळे ज्यांच्यापाशी मांस केला, त्यामुळे त्याला अल्यत सुखप्राप्ति झाली.

नव्हते ते पक्षी त्याचा वय करू लागले; हे पाहून त्या कुरराने ते मांस याकन दिले त्यामुळे त्याला सुख झाले. घर वांधण्याचा खायांतप हा केवळ दुःखासच कारणीभूत आहे. तो

अध्याय एकशें अट्ट्याहत्तरावा.

—::—

वोध्यगती.

भीम्य ह्याणाले:—ह्याविषयी पूर्वी शांति- ज्ञाने केलेल्या गुहामध्येंच प्रवेश करितो व संपन्न अशा विद्वदेशाधिर्पति जनकाने केलेले त्यामुळे सुख पावतो. ब्रह्मरोप्रमाणे भेद्यवृत्तीचा भाषण प्राचीन इतिहासस्तपाने सांगत असतात. ते आशय करणार मुनि कोणत्याही प्राण्याशी भाषण असें: जनक द्याणाला, 'आतां माझे कांहीच द्रोह न करितां सुखाने नांदित असतात. अतः नसल्यामुळे (अर्थात् संसाराचा आणि माझा) करण वाण करण्यात मग होऊन गेले असल्या-संबंध तुझल्यामुळे) माझे द्रव्य अनेन (असें मुळे, कोणा एका वाण करणाऱ्या मनुष्याला

जवळून जरी राजाची स्वारी गेली तरीही तृप्त आहां व कोणास इष्ट अथवा अनिष्ट सम-कळले नाहीं. (अशाच प्रकारची एकाधता जत नसतां कामादि वेग लोकांना खेचून नेत असली पाहिजे.) एका कुमारीने कांकणं पुळळ आहेत, पण आपणास कामादिकांचे मूळ जें असली ह्याणजे ती वाजतात ह्याणन हातांत एक- अंतःकरण तेच नाहींसं दिसते. धर्म, काम एकच कांकण ठेवून बाकीचीं पिचवून टाकिली. आणि अर्थ ह्या पुरुषार्थाविषयाची किया आपले हें उदाहरण घेऊन अनेकांचा सहवास (असला ठिकाणीं मुळीच वास्तव्य करीत नाहीं असे ह्याणजे) प्रत्यही कलह होतो व दोघांचा (-ही दिसते. आपण धर्माचं अथवा अर्थाचे आचरण एकत्र वास असल्यास) संवाद होत असता. करीत नाहीं आणि कामामध्येही आपली ह्यामुळे मी एकटाच संचार करीत असता. (असे आसक्त नाहीं. आपण हंडियांच्या कोणत्याही बोध्य मुनि ह्याणाला.)

विषयाकडे मुळीच लक्ष्य न देतां, साक्षभूत असणाऱ्या परमात्म्याप्रमाणे बंधमुक्त होऊन राहिलेल आहां. हे ब्रह्मनिष्ठ, आपणाला कोणते ज्ञान, शास्त्र आणि आचरण श्रेयस्कर वाढते ते मला सांगा.

अध्याय एकशे एकुणऐरेतीचा.

—:::

अजगरवृत्तीची प्रशंसा.

युधिष्ठिर म्हणाला:—हे आचारज्ञानसंपन्न, भीम ह्याणाले:—प्रह्लादाने ह्याप्रमाणे विचारिले कोणत्या प्रकारचे आचरण केले असतां मनूष्य असतां, लौकिक आणि धार्मिक कर्तव्यांचे ज्ञान शोकमुक्त होऊन या भूतलावर राहे शकतो! व असलेला असा तो बुद्धिमान् ब्राह्मण सौम्य व ह्या लोकामध्ये मनूष्यांने काय केले असतां अर्थपूर्ण अशा वाणीने त्याला ह्याणाला, त्याला सद्गति मिळते?

भीम म्हणाले:—ह्याविषयी प्रह्लाद आणि विनाश हीं सर्व कारणशून्य अशा पर-अजगरवृत्तीने राहणारा एक मुनि ह्यांचा संवाद मात्म्यापासूनच होतात. ह्याणनंच मला त्यापुरातन इतिहासाच्या रूपांने सांगत असतात; पासून आनंद होत नाहीं व दुःखही होत तो असा:—ज्ञानसंपन्न असल्यामुळे संमाननीय, नाहीं. कोणत्याही प्राण्यांच्या ज्या वर्तमान-अंतःकरण स्थिर असलेला व व्याधिशून्य अस- कालिक प्रवृत्ति आहेत, त्या सर्वांस आत्मरूपी लेला कोणी एक ब्राह्मण संचार करीत असतां हीच कारणीभूत असून, त्या सर्वही प्रजा बुद्धिमान् अशा राजा प्रह्लादाने त्याला विचारिले. आत्मस्वरूपाच्याच ठिकाणीं आसक्त झालेल्या

प्रह्लाद म्हणूला:—हे विष, आपणाला असतात, हे पूर्णपूर्णे जाणिले पाहिजे. ह्याणजे विषय आकृष्ट करीत नसून आपण दंभादिशून्य, ब्रह्मलोकादि कोणत्याही लोकाची प्राप्ति झाली दिग्यासंपन्न, जितेन्द्रिय, कर्मच्छाशून्य, कोणावरही तरीही तप्ति होत नाहीं; कारण आत्मस्वरूपादायदृष्टि नसणारे, सन्त्यवादी, कल्पनाशक्ति- पृष्ठे ब्रह्मादि लोक अगदीं तुच्छ आहेत. हे मपन, विचारचतुर, आणि तच्चजानी असूनही पहा पहादा, संयोगाचा शेवट वियोग हा अज्ञाप्रमाणे संचार करीत आहां. कसलीही असून संचयाचा शेवट नाश हाच आहे. ह्याणनंच प्राप्ति व्यावी अशी आपली इच्छा नाहीं व मी कोणीकडेही लक्ष देत नसतो. सत्त्व, रज कोणीतीही प्राप्ति न झाली तरी आपणास इत्यादि गुणांनी युक्त अशीं जेवहीं भूते अथवा वाईट वाढत नाहीं. हे ब्रह्मनिष्ठ, आपण सदैव प्राणी आहेत, त्या सर्वांचा नाश होणार आहे

निर्धन पुरुषाच्या जीविताचा हा लोकामध्ये णारे कृमि काढून घाकितात व त्यांचा नाश कांहीं उपयोग नाहीं ! ' असें हाणून मरण्याची करितात. त्यांना वृष्टि, शीत आणि ऊन्ह इच्छा करून स्तन्ध व विचारशून्य होऊन हांपासून आपले संरक्षण करितां येते. अन्न, बसलेल्या व अंतःकरणांत द्रव्याविषयीं लोभ वस्त्र, सुखानें शयन आणि निर्वात प्रदेश हांना उत्पन्न झालेल्या त्या ऋषिपुत्राके इंद्र शृगालाचे त्यांना उपयोग व्यावयास सांपडतो. ते रूप धारण करून आला व चोलूं लगाला. वृषभांवर आरोहण करितात; त्यांजकडून

तो हाणाला:—सर्व प्राणी सर्व प्रकारच्या वाहने चालवितात; त्यांच्या कष्ठाने उत्पन्न उपायांनी आपणांला मनुष्यत्वाची प्राप्ति व्हावी झालेल्या वस्तुंचा उपयोग घेतात; आणि नाना-अशी इच्छा करितात. मनुष्यत्वामध्येही सर्व लोक प्रकारच्या उपायांनी दुसऱ्याला आपल्या अर्पीन ब्राह्मणत्वाचे अभिनंदन करितात. हे काशयपा, तूं करून सोडतात. मुने, ज्यांना जिज्ञा नाहीं, तर मनुष्यही आहेस, त्यांतून ब्राह्मण आहेस व हात नाहींत व शक्तिही कमी आहे, ते दीन ब्राह्मणांमध्येही वेदवेत्ता आहेस. तेहां हा अत्यंत प्राणी नानाप्रकारचीं दुर्खें सहन करीत असतात. दुर्लभ अशा गोष्टीची प्राप्ति झाली असतां मूर्ख- तं तसा नाहींस हे सुदैव होय. तूं शृगाल, कृमि, पणाने प्राणत्याग करणे हे तुला योग्य नाहीं. मूर्ख, सर्प, मंडूक अथवा दुसराही कोणी पाप-अरे, कोणताही लाभ म्हणजे काय? तो नुसता योनीमध्ये उत्पन्न झालेला प्राणी नाहींस हे अभिमानच आहे. कारण, मीं द्रव्य मिळविले खरोखर भाग्य होय. हा जो तुला लाभ हा अभिमानालाच द्रव्यलाभ असें हाणावयाचे; झालेला आहे तेवढ्याने देवील तूं संतुष्ट असले वस्तुत: द्रव्याशीं कोणाचाही संबंध नाहीं. तूं पाहिजेस: पण तूं तर सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ असा कोणाच्याही द्रव्याचा अभिलाष करू नको, ब्राह्मण आहेस. पण तूं संतोष मानावास हे अशी श्रुति आहे ती अगदीं खरी आहे. तुझे कांहीं सांगावयास नको. काशयपा, हे पहा कृमि स्वरूप संतोष मानण्यासारखे आहे. पण केवळ माझे शरीर कसें तोडीत आहेत, पण मला हात लेभामुळे तूं त्याचा नाश करीत नसल्यामुळे त्यांना काढून घाकतां येणे आहेस. खरोखर ज्यांना हा शक्य नाहीं. पहा काय ही माझी अवस्था! लोकामध्ये हात आहेत ते प्राणी कृतार्थ होत. असें आहे, तथापि हे शरीर निस्पयोरी आहे ज्यांना हात आहेत त्यांची मला फार इच्छा तरीही मी त्याचा त्याग करीत नाहीं, हांने आहे. काशयपा, ज्याप्रमाणे तुला द्रव्याची लालसा कारण—हाहूनही पापिष्ठ अशा दुसऱ्या आहे त्याप्रमाणेच आहांला हात असलेले योनीमध्ये पडावें लागू नये हेच होय. ज्या प्राणी हवे आहेत. हातांच्या प्राप्तीहून श्रेष्ठ पापयोरीपैकीं शृगालयोनीमध्ये मी उत्पन्न झालो अशी दुसरी कोणतीही प्राप्ति नाहीं. हे आहें तेजिहून दुसऱ्या अनेक पापयोनि आहेत. ब्रह्मन्, आहांला हात नसल्यामुळे कांटे उप- किळ्येक लोक जात्याच अत्यंत सुखी असतात दून घकतां येत नाहींत आणि शरीरा- व किळ्येक अतिशय दुःखी असतात. हा वर बसून दंश करणारे लहानमोठे लोकांत कोणालाही कायमचे सौख्य मिळाप्राणीही आहांला काढून घकतां येत नाहींत. लेले माझ्या पाहण्यांत नाहीं. मनुष्य संपन्न पण ज्यांना दहा अंगुले असलेले हात देवांनीं झाले हाणजे त्यांना राज्यप्राप्तीची इच्छा दिलेले असतात, ते मात्र शरीराला दंश कर- होते, राज्यप्राप्तीनंतर देवत्व असावेसे वाटते,

व देवत्वानंतर इंद्रपदाचा अभिलाष उत्पन्न ज्यांनी घतला नसेल त्यांना त्यांचे स्मरण होतो. तुं जरी श्रीमान शालास तरी कांही व्हावयाचेच नाहीं. ह्याणनच प्राशन, स्पर्श राजा अथवा देवता होणार नाहींस व देवताही आणि दर्शन ह्यांचा त्याग करणे हात्र नियम शालास आणि इंद्रपदाचीही तुला प्राप्ति आली मनुष्यांना श्रेयस्कर आहे हांत संशय नाही. तरीही तुडा संतोष व्हावयाचा नाहीं. प्रिय ज्यांना हात आहेत व जे बलाच्य आणि धन-वस्त्राची प्राप्ति आली क्षणजे तुम्ही होते असें संपन्न आहेत त्या मनुष्यांनाही मनुष्याचे दास नाहीं. जलाच्या योगाने तुणा शांत होत नाहीं. करून साडितात ह्यामध्ये संशय नाहीं. वध, इतकेच नव्हे, तर समिधांच्या योगाने प्रदीप वंधन इन्यादिक छेश आल्यामुळे त्यांना पुनः होऊन जाणाऱ्या अभीप्रमाणे ती अधिकच भडकत पुनः दुःख भोगावै लागते: तथापि ते क्रीडा असते. शोक हा जसा तुड्या ठिकाणी आहे, करितात, आनंद पावतात आणि हास्यही करित्याचप्रमाणे हर्षही तुजमध्ये वास्तव्य करीत तात. दुसरे किंवित वाहुलसंपन्न व विद्याध्य-आहे व सुखदुःखांची जोडीही तुश्याच ठिकाणी यन केलेले बुद्धिमान पुरुष किळसवाण्या, आहे. मग त्याविषयी शोक कसत्ता करा-दीन आणि पापापि अशा वृत्तीचे अवलंबन वयाचा आहे? सर्व वासना आणि किया करितात. त्यांना दुसऱ्याही वृत्तीचे अवलंबन द्यांचे मृळ कारण जी बुद्धि आणि इंद्रिय-करण्याची उमेद असते, पण काय उपयोग? समदाय, त्यांना पिंजऱ्यांत अडकवून आपल्या कर्मानुरूप जे कांही उरलेले असेल टेविलेल्या पक्ष्यांप्रमाणे निरुद्ध केले क्षणजे वास- तं तसेच घडावयाचे. पुलक्स अथवा चांडाल नांची भीति नाहीं. कारण, त्यांचे मुळीं अर्थि- दृश्यादि हीन जातीतील लोकांसही प्राणत्याग त्वच रहाणार नाहीं. ज्यांचे अमितवच नाहीं करण्याची इच्छा होत नाहीं इतकेच नव्हे, तर त्याचा नाशही व्हावयाचा नाहीं; व ह्याणनच त्यांना आपल्याच जातीच्या योगाने संतोष त्याच्या नाशाने दुःख होईल अशी भीतीही वाटतो. पहा ही माशा कशी आहे ती! काशया, बाळगण्याचे कारण नाहीं. दुसऱ्या मस्तका- लुळे आणि अर्धांग झालेले रोगी मनुष्य घा अथवा तिसऱ्या हाताचा ढेद होईल पाहिले क्षणजे तुझे सर्व अवयव पूर्ण असल्या-अशी केवळाही भीति नसते. कां कीं, जे मुळां- मुळे तुला आपल्या योनीचा एक लाभच झाला तच नाहीं त्याची भीति मुळींच नसते. ज्याला आहे असे क्षणावै लागते. काशया, तुला जर कोणत्याही वस्तूची गोडी समजली नाहीं हा ब्राह्मणदेह मिळाला आहे व त्यांतू-त्याला केवळाही त्या वस्तूची वासना होत नहीं त्याला कोणत्याही प्रकारचा ताप नाही. बस्तूचा स्पर्श, अवलोकन अथवा श्रवण अथवा रोग नाहीं, तुझे सर्व अवयवही पूर्ण हांच्या योगाने वासना उत्पन्न होते. तुला आहेत, आणि कोणत्याही प्रकारचा जातिभ्रश-मधाचे अथवा लटवाक पक्ष्याच्या मांसाचे कारक कोणताही अपवाद खरोखराचे तुज-केवळां स्मरणही होत नाहीं; कारण तुला त्याची वर येऊन लोकांमध्ये तुझा तिरस्कारही गोडी समजलेली नाहीं. वस्तुतः त्या दोहोंहून झालेला नाहीं, तर, हे ब्रह्मणे, तुं आतां धर्मा-अधिक उत्कृष्ट असा कोणताही भक्ष्य पदार्थ चरणविषयींच उद्युक्त हो,—आत्मत्याग करणे कोठेही नाहीं. कोणत्याही प्राण्यांमध्ये जे पदार्थ तुला योग्य नाहीं. हे ब्रह्मन्, तूं माझेहैं भाषण एकाच्याचे भक्ष्य असतील त्यांचा आस्वाद जर ऐकून घेशील आणि त्यावर विश्वास टेव-

शील, तर वेदप्रतिपादित धर्मचें मुख्य फल आणि तप ह्यांमध्ये रममाण होणारा, जेथे वस्तु जी चिन्तशुद्धि ती तुला प्राप्त होईल. तू लक्ष्य-जाणणारा आणि त्याज्यांचा त्याग करणारा पूर्वक आपल्या अध्ययनाचें आणि अग्रि-असा होईन !

संस्काराचें रक्षण कर; आणि सत्य, इंद्रियदमन युधिष्ठिरा, त्या शृंगालाचें हें भाषण ऐकून व दान ह्यांचेही आचरण कर आणि कोणार्थी तो काशयप मुनि उठला व आश्रव्य पावून त्याला स्पर्धा करू नको. काशयपा, ज्यांचें अध्ययन ह्यालाकी, 'खरोखर तू मोठा बुद्धिमान् आणि उत्कृष्ट प्रकाराचे आहे आणि जे यजनयाजन कुशल आहेस.' असें म्हणन त्या ब्राह्मणानें विशाल उत्कृष्ट आहेत, त्यांना शोक कोठून करावा करावा, लागणार ? व ते दुसऱ्याचे अकल्याण तरी कसे तेहां तो शृंगाल नसून देवाखिदेव शरीपति चितिणार ? ते केवळ यज्ञादिक क्रिया करण्या-इंद्र आहे असें त्याला दिसले. तेहां काशयपानें चीच इच्छा करणार व त्यापासून त्यांना मोठे इद्राची पूजा केली आणि त्याची अनुज्ञा घेऊन सुख्ही होणार ! उत्कृष्ट नक्षत्र, उत्तम तिथि तो आपल्या घरी निघून गेला.

आणि शुभ मुहूर्त ह्यांवर उत्पन्न झालेले प्रथम

यज्ञ, दान आणि संतात ह्यांच्या प्राप्तीविषयी शक्त्यनुरूप यत्न करीत असतात; व दुसरे जे कोणी आसुर नक्षत्र, दुष्ट तिथि आणि अशुभ

मुहूर्त ह्यांवर उत्पन्न झालेले असतात ते आसुरी

योनीमध्ये उत्पन्न होतात व त्यामुळेच त्यांना यज्ञफलाची प्राप्ति होत नाहीं. मी पूर्वजमीं कुतिस्त

असा एक पंडित होतों व हेतुवादाचे अवलंबन

करून वेदाची निंदा करीत होतों आणि निर-

र्थक अशा अनुमानप्रधान तर्कविद्यमध्ये प्रवृत्ति होते; आणि त्या योगाने मलिन कर्मे

गढून गेलो होतों. मी केवळांही हेतुवाद आचरण करून मनुष्य दुःखदायक अशा नरका-

करीत असें व सभेमध्येही हेतुचेच अवलंबन दिकांमध्येच वास्तव्य करण्याला योग्य बनतो.

करून अर्थात् हेतुविरुद्ध श्रुतिला अग्रमाण पाप करणार पुरुष दरिद्री बनतात, आणि त्यांना

समजून भाषण करीत असें. ब्राह्मण वेद-द्विर्भक्तामागून द्विर्भक्ताची, क्लेशांमागून क्लेशांची,

वाक्यांचा विचार करू लागले ह्याणजे मी त्यांना भीतीमागून भीतीची आणि मरणामागून पुनश्च

कठोर आणि चंदेलपणाचे शब्द बोलत असें. मरणाची प्राप्ति होते; पण इंद्रियनिग्रह करून

मी नास्तिक, संशयी व वस्तुतः मूर्ख असून श्रद्धालूपणे पुण्यकर्मे करणारे लोक धनाढ्य बन-

स्वतःला पंडित समजणारा अज्ञा होतों. ब्रह्मन्, तात; आणि त्यांना एका उत्सवानंतर दुसऱ्या

मला जी ही शृंगालयोनीची प्राप्ति झाली आहे उत्सवाची, स्वर्गामागून स्वर्गाची व सुखामागून

तें त्याच कर्माची फल आहे. शंकडों दिवसांनी पुनश्च सुखाची प्राप्ति होते. नास्तिक लोक हे

तरी मला ह्या शृंगालयोनीनंतर पुनरपि पूर्वी-मदमत झालेला गज, संकटे, सर्प, चौरी इत्यादि

प्रमाणे मनुष्ययोनीची प्राप्ति होईल काय ! तसें भीतिस्थाने ह्यांच्या तावडींत आपण होऊन

झाले तर मी संतुष्ट, प्रमादशृण्य, यज्ञ, दान सांपडतात; व हातवेडी पडलेल्या मनुष्याप्रमाणे

आणि तप ह्यांमध्ये रममाण होणारा, जेथे वस्तु जाणणारा आणि त्याज्यांचा त्याग करणारा असा होईन !

युधिष्ठिरा, त्या शृंगालाचें हें भाषण ऐकून तो काशयप मुनि उठला व आश्रव्य पावून त्याला ह्यालाकी, 'खरोखर तू मोठा बुद्धिमान् आणि कुशल आहेस.' असें म्हणन त्या ब्राह्मणानें विशाल अशा आपल्या ज्ञानदृष्टीनें त्याजकडे पाहिले, तेहां तो शृंगाल नसून देवाखिदेव शरीपति इंद्र आहे असें त्याला दिसले. तेहां काशयपानें चीच इच्छा करणार व त्यापासून त्यांना मोठे इद्राची पूजा केली आणि त्याची अनुज्ञा घेऊन सुख्ही होणार ! उत्कृष्ट नक्षत्र, उत्तम तिथि तो आपल्या घरी निघून गेला.

अध्याय एकशे एक्यायशीर्षीवा.

—::—

पूर्वकर्माचें प्राधान्य.

युधिष्ठिर विचारतोः—पितामह, दान, यज्ञ,

तपाचें आचरण आणि गुरुंची शुश्रूषा यांचा जर

कांहीं उपयोग असेल, तर तो मला कथन करा.

भीम सांगतातः—बुद्धि कामक्रोधादिकांनी

करून वेदाची निंदा करीत होतों आणि निर-

युक्त झाली ह्याणजे अंतःकरणाची पापाचरणाकडे

थर्क अशा अनुमानप्रधान तर्कविद्यमध्ये प्रवृत्ति होते; आणि त्या योगाने मलिन कर्मे

गढून गेलो होतों. मी केवळांही हेतुवाद आचरण करून मनुष्य दुःखदायक अशा नरका-

करीत असें व सभेमध्येही हेतुचेच अवलंबन दिकांमध्येच वास्तव्य करण्याला योग्य बनतो.

करून अर्थात् हेतुविरुद्ध श्रुतिला अग्रमाण पाप करणार पुरुष दरिद्री बनतात, आणि त्यांना

समजून भाषण करीत असें. ब्राह्मण वेद-द्विर्भक्तामागून द्विर्भक्ताची, क्लेशांमागून क्लेशांची,

वाक्यांचा विचार करू लागले ह्याणजे मी त्यांना भीतीमागून भीतीची आणि मरणामागून पुनश्च

कठोर आणि चंदेलपणाचे शब्द बोलत असें. मरणाची प्राप्ति होते; पण इंद्रियनिग्रह करून

मी नास्तिक, संशयी व वस्तुतः मूर्ख असून श्रद्धालूपणे पुण्यकर्मे करणारे लोक धनाढ्य बन-

स्वतःला पंडित समजणारा अज्ञा होतों. ब्रह्मन्, तात; आणि त्यांना एका उत्सवानंतर दुसऱ्या

मला जी ही शृंगालयोनीची प्राप्ति झाली आहे उत्सवाची, स्वर्गामागून स्वर्गाची व सुखामागून

तें त्याच कर्माची फल आहे. शंकडों दिवसांनी पुनश्च सुखाची प्राप्ति होते. नास्तिक लोक हे

तरी मला ह्या शृंगालयोनीनंतर पुनरपि पूर्वी-मदमत झालेला गज, संकटे, सर्प, चौरी इत्यादि

प्रमाणे मनुष्ययोनीची प्राप्ति होईल काय ! तसें भीतिस्थाने ह्यांच्या तावडींत आपण होऊन

झाले तर मी संतुष्ट, प्रमादशृण्य, यज्ञ, दान सांपडतात; व हातवेडी पडलेल्या मनुष्याप्रमाणे

त्यांनाही प्रतिकार करणें शक्य होत नाहीं. द्वाहून अथवा वृद्ध पुरुष त्या त्या अवस्थेत जें कांहीं आणली दुःख ते कसले ! दवतांवर प्रीति शुभ अथवा अशुभ कर्म करितो, त्यांचे फल करणारे, अतिथींचा सत्कार करणारे, दानशर अवश्य मिळते. ज्याप्रमाणे हजारों धेनु एकत्र आणि साधूवर प्रेम करणारे जे लोक, ते, असल्या तरीही वत्स नियमाने आपल्याच जितेंद्रिय मनुष्यांचा अर्थात् योग्यांचा जो मातेकडे जातो, त्याप्रमाणे पूर्वजन्मीचे कर्म दानादिकांनी प्राप्त होणारा मार्ग, त्यांचे अव- नियमाने आपल्या कर्त्याकडे च जाते. प्रथम लंबन करितात. ज्या मनुष्यांना धर्मांचे कारण भिजाविलेले मलिन वस्त्र पुढे क्षालनादि कर्माच्या नसते ते धान्यांतील फोलाप्रमाणे अथवा पक्ष्यां- योगाने स्वच्छ होते, त्याप्रमाणांचे पापिष्ठ पुरुषीं तील मशकाप्रमाणे होत. मनुष्य कितीही वेगाने षांने सत्कर्म केली असतां तो दोषमुक्त होतो. धावूं लागला तरीही पूर्वजन्मीचे कर्म त्याचा विषयत्वागस्ती उपवास आचरण करून ज्यांनी पाठलाग करीत असते. तो निजला तरीही उन्हृष्ट तप केले असेल, त्यांना चिरकालिक ते त्याजबरोबर निजलेले राहते, तो उभा आणि अपार अशा सुखाची प्राप्ति होते. तपो-राहिला तर त्याच्या समीप उभे राहते, तो वनामध्ये जाऊन दीर्घकाल तपश्चर्या केली चालूं लागला तर त्याच्या मागून चालूं लागते, आणि धर्माचरणाच्या योगाने पातकांचा नाश आणि तो कर्म करूं लागला तर तेही कर्म केला, ह्याणजे मनुष्यांचे मनोरथ पूर्ण होतात. करूं लागते. सारांश, प्राण्याच्चा मार्गे त्यांचे ज्याप्रमाणे पक्ष्यांचे आकाशांतील अथवा प्राक्कनकर्म छोयेसारखे जडलेले असते. ज्या मन्मयांचे जलांतील वास्तव्यस्थान चक्रुर्गाह नसते, ज्या पुरुषांने पूर्वी आपल्या इच्छेप्रमाणे जें जें तसेच ब्रह्मवेन्या पृष्ठांचे जें परायण तेही कर्म केले असेल, तें तें सर्दिव त्याला एकट्या- चक्रुर्गाह नसते. असु; उगीच दुसरी आक्षेपरूपी लाच भोगावं लागते. स्वकर्मफल हा ज्याचा वाक्ये उच्चारून अथवा मर्यादेचा अतिक्रम ठंवा आहे व देव ज्यांचे संरक्षण करीत आहे करून कांहीं तरी भाषण करून काय उपयोग अशा द्वा प्राणिसमुदायाला जिकडून तिकडून आहे ! अर्थात् कांहींच नाही. म्हणूनच तें सर्व काळ खेंचीत असतो. पुर्णे अथवा फक्त ह्यांना सोडून देऊन कुशलतेने योग्य असे आपले वेळच्या वेळीं विकसित होण्याविषयीं अथवा हित करून ध्यावं.

एक होण्याविषयीं किंवा उत्पन्न होण्याविषयीं कोणीही प्रेरणा केली नसते. तथापि तीं कठीही आपल्या कालांचे उल्लंघन करीत नाहीत. हीच गूर्वजन्मीच्या कर्माचीही गोष्ट आहे. संमान.

अवमान, लाभ, हानि व अपकर्ष आणि उत्कर्ष हीं पूर्वकर्माच्या अनुरोधाने वारंवार घडून स्थावरजंगमात्मक विश्व कोणीं निर्माण केले व येतात व त्या कर्माची समाप्ति शाळी ह्याणजे प्रलयकालीं ते कोणामध्ये प्रविष्ट होते; समुद्र, नष्टीही होतात. सुखाला साधनीभूत अथवा आकाश, पर्वत, मेघ, भूमि, अग्नि आणि वायु दुःखाला साधनीभूत असे जे कांहीं कर्म आपण ह्यांनी युक्त असलेला हा लोक कोणीं निर्माण पूर्वजन्मीं करून ठविले असेल, ते गर्भशय्येचा केला; प्राणी कसे निर्माण केले, वर्णभेद कसे स्वीकार करून उपभोगावं लागते. बाल, तरुण शाळ, पवित्रता आणि अपवित्रता हीं कर्शी उत्पन्न

अध्याय एकशें व्यायशींवा.

—०—
भृगुभरद्वाजसंबाद.

युधिष्ठिर विचारतोः—हे पितामह, हे युधिष्ठिर विचारतोः—हे पितामह, हे सर्व हीं पूर्वकर्माच्या अनुरोधाने वारंवार घडून स्थावरजंगमात्मक विश्व कोणीं निर्माण केले व येतात व त्या कर्माची समाप्ति शाळी ह्याणजे प्रलयकालीं ते कोणामध्ये प्रविष्ट होते; समुद्र, नष्टीही होतात. सुखाला साधनीभूत अथवा आकाश, पर्वत, मेघ, भूमि, अग्नि आणि वायु दुःखाला साधनीभूत असे जे कांहीं कर्म आपण ह्यांनी युक्त असलेला हा लोक कोणीं निर्माण पूर्वजन्मीं करून ठविले असेल, ते गर्भशय्येचा केला; प्राणी कसे निर्माण केले, वर्णभेद कसे स्वीकार करून उपभोगावं लागते. बाल, तरुण शाळ, पवित्रता आणि अपवित्रता हीं कर्शी उत्पन्न

शालीं, व त्यांचे धर्म आणि अधर्म हांविष-हाणतात. हा सदैव एकरूपी असून क्षय आणि यीचे आचरण कोणत्या प्रकारचे असते, तसेच वृद्धि ह्यांनी राहित आहे. ज्याच्यापासून उत्पन्न जिवंत असणाऱ्या प्राण्यांचा जीव कशा प्रकारचा शालेले प्राणी जन्म व मरण ह्यांनी युक्त. असतात, असतो, व जे मरण पावतात ते ह्या लोकांतून त्या ह्या अव्यक्तानें प्रथम महत्त्वात निर्माण केले परलोकांत ह्यांजे कोठे जातात, हें सर्व मला व त्या भगवान् महत्त्वानें अहंकार निर्माण केला. आपण कथन करावे.

पुढे सर्व प्राण्यांस आधारभूत असलेल्या त्या

भीष्म सांगतात:—पूर्वी भरद्वाजांने भूगूला प्रभु अहंकाराने आकाश (शब्दतन्मात्र) उत्पन्न प्रथम केला असतां त्याने जें शास्त्रतुल्य उत्तर केल. आकाशापासून जल, जलापासून आग्नि व विलें, तेचे ह्याविषयीं प्राचीन इतिहासाच्या अभिव्यक्तीं वायु ह्यांच्या संयोगापासून पृथ्वी उत्पन्न रूपानें सांगत असतात, तें असें—पूर्वी कैलास- शाली. तदनंतर स्वयंभूत अशा परमात्म्यानें तेजो-शिखरावर महातेजस्थी आणि देवीप्रियमान असे मय असें एक दिव्य कमळ निर्माण केले. पुढे महर्षी भूगूल बसले आहेत असे पाहून भरद्वाजांने त्या कमळापासून वेदम्बरूपी एक निधिच असा त्यांना विचारिले कीं, ‘सागर, आकाश, पर्वत, ब्रह्मदेव निर्माण झाला. यालाच अहंकार अशी मेघ, भूमि, अभिव्यक्ती आणि वायु ह्यांनी युक्त संज्ञा आहे. स्थूलाकाशप्रभृति सर्वही भूतें हा असलेला हा लोक कोणीं निर्माण केला, याचा आत्मा असून तो सर्वही स्थावरजंगमादि प्राणी कसे निर्माण केले, वर्णविभाग कसे झाले, प्राण्यांचा उत्पादक आहे. सर्व विश्वाच्या अवत्यांची पवित्रता अथवा अपवित्रता आणि धर्मा- स्थितीस कारणीभूत असणारी जी हीं आकाशधर्मविधि हे कोणत्या प्रकारचे आहेत, सजीव शादिक पंचमहाभूतं तोच महातेजस्थी ब्रह्मा प्राण्यांचा जीव कोणत्या प्रकारचा असतो व मरण होय. पर्वत ह्याच त्याच्या आर्थिं असून पृथ्वी पावल्यानंतर प्राणी इहलोकीं अथवा परलोकीं हीच त्यांचे मेद आणि मांस आहे. समुद्र हें कोठे जातात, हें सर्व आपण मला कृपा करून त्यांचे रक्त असून आकाश हें उदर आहे. कथन करा.’ ह्याप्रमाणे भरद्वाजांने आपणाला तसेच वायु हा त्याचा निःवास असून अभिव्यक्ती आलेल्या संशयासंबंधाने प्रथम केला असतां हें तेज, नद्या ह्या शिरा, अश्रीषोमरूपी चंद्रसूर्य ब्रह्मतुल्य ब्रह्मर्षि भगवान् भूगूल ह्यांनी त्याला तें हेनेत्र, गगनतल हें मस्तक, भूमि हें पाय सर्व कथन केले.

आणि दिशा हे बाहु आहेत. हा ब्रह्मा सिद्ध

भूगूल ह्याणाले:—सत् अथवा असत असें पृष्ठांना देखील जाणतां येण्याला अशक्य ज्यांचे स्पष्टीकरण करून सांगतां येणे अशक्य आहे; इतकेंच नव्हे, तर त्याच्या आत्म्याचे आहे अशा अज्ञानापासून मनाची उत्पत्ति झाली चिनतनही करितां येणे शक्य नाही. ह्याच भगवत्यांत चेतनेचे प्रतिविवेच पडले. त्या प्रतिविवाने दान ब्रह्मचाला विष्णु आणि अनेंत असें ह्याणतात. युक्त जें मन त्यालाच मानस असें ह्याणतात. हा हा सर्वही भूतांचा आत्मा आहे व झूणूनच मानस आद्य असून सर्वही महर्षीना विदित असा सर्व प्राणांच्या त्रिकाणीं वास्तव्य कर्तीत असतो. आहे. ह्यांचे कारण अज्ञान असल्यामुळे हा तथापि पृथ्वीसंपत्त लोकांवाचून इतरांस त्यांचे आदि आणि अंत ह्यांनी शृण्य आहे. तसेच तो ज्ञान होणे कठीण आहे. ह्यांचे सर्व प्राण्यांच्या एक असल्यामुळे अभेद्य असून अजरामर आणि मृशीसाठीं अहंकार उत्पन्न केला असून त्याज-प्रकाशमाम असा आहे. त्यालाच अव्यक्त असें पासून सर्व विश्व उत्पन्न झाले. असु; ह्या-

प्रमाणे तुं विचारलेल्या प्रश्नाचें मीं तुला उत्तर अनंत आहेत. (अर्थातच हा परस्परांमध्ये भेद-
सांगितलें आहे. ग्राहक असें काळींही लक्षण नाहीं.) तथापि,

भरद्वाज ह्याणाला:—आकाश, दिशा, भूमि तत्त्वज्ञान न ज्ञात्यामुळे हीं आकाशाहून भिन्न
आणि वायु हायाचें परिमाण काय हा माझा मानलीं जातात. त्रैलोक्यामध्ये असणारे जे सागर
संशय आपण त्याचें तत्त्व कथन करून दूर करावा. त्याचें जे अनेक शास्त्रांतून प्रमाण ठरविलेले आहे

भृगु ह्याणाले:—सिद्ध आणि देवता यांचा ते मुनि पठन करीत असतात हे खेरे आहे;
संचार असलेले हे आकाश अनंत आहे. हे तथापि वस्तुस्थिति तशी नाहीं. कारण, अदृश्य
अनेक लोकादिकांच्या आश्रयस्थानांनी व्याप्त आणि अगम्य अशा वस्तूचे परिमाण कोण
होऊन गेले असून रस्य आहे. ह्याचा अंत सांगू शकणार! सिद्ध आणि देवता ह्यांचा गमन-
समजत नाहीं. ज्यामध्ये वरवर गेले असतां मार्ग जो आकाश त्याचें जर परिमाण असेल,
चंद्रसूर्य देखील दिसेनातसे होतात त्या ठिकाणी तर मग सर्व जगतास कारणीभूत व अन्वर्धनाम
देवीप्रियमान् व अभितुल्य तेजस्वी अशा देवता असलेल्या महात्म्या मानसाची अनंत ही संज्ञा
वास्तव्य करीत असतात, तथापि त्यांनाही ह्या गौण आहे असें मानावे लागेल. (व
आकाशाचा अंत दिसत नाहीं, हे संमानदायका, असें मानणे श्रुतिविरुद्ध असल्यामुळे अयोग्य
याचें कारण त्याच्या अंतापर्यंत जाणें अशक्य आहे.) जर प्रकाशमान् असें हे
आहे अथवा त्याला मुळीं अंतच नाहीं, विश्व (निद्रा . आणि श्लय ह्या वेटीं) नष्ट
हेच होय असें समज. जसजसे वर होत असून (जाग्रद्वरथा आणि सृष्टि ह्यांच्या
जांवं तसतसे देवीप्रियमान आणि स्वयंप्रकाश प्रसंगी) वृद्धि पावत अलांकृत. (तर ते वस्तुतः
अशा देवतांनी हे अपरिमित आकाश व्याप्त नाहीं अंतर्च समजले पाहिजे.) कारण, जे
करून सोडलेले आहे. पृथ्वीच्या शेवटीं समुद्र आरंभीही नसते व शेवटीही नसते ते मध्य-
असून समुद्राच्या शेवटीं अंधकार आहे. अंध- काळींही नसावयाचें, असा न्याय आहे.
काराच्या शेवटीं जल आणि जलाच्याही ह्याणनच, सृष्टिकालींही अविद्यमान अशा ह्या
शेवटीं अग्नि अरी स्थिति आहे असें सांगतात. जगताचें स्वरूप ब्रह्मत्व पावेलेल्या अशाही
पातालाच्याही शेवटीं जल असून जलाच्या दुसऱ्या कोणाला जाणतां येणे शक्य आहे?
शेवटीं सर्पराज वास्तव्य करितात. त्यांच्याही अर्धातच कोणासही शक्य नाहीं. अस्तु; त्या
वास्तव्यस्थानाच्या शेवटीं आकाश असून कमलापासून सर्वज्ञ, धर्मस्वरूपी, सर्वास आदि-
आकाशाच्या शेवटीं पुनश्च जल आहे. या- भूत, प्रजाधिपति, सर्वोच्चम, प्रभुत्वसंपन्न आणि
प्रमाणे जलानंतर आकाश व आकाशाच्या शरीर धारण करणारा असा ब्रह्मदेव उत्पन्न झाला.
शेवटीं जल इतकेच जलरूपी पस्मात्म्याचें भरद्वाज ह्याणाला:—ब्रह्मदेव जर कमला-
(आणि आकाशाचें) प्रमाण आहांला अवगत पासून उत्पन्न झाला, तर कमल हेच त्याच्याहून
आहे. वस्तुतः अग्नि, वायु आणि जल ह्यांच्या ज्येष्ठ होय. (कारण ते त्याच्या पूर्वी निर्माण
मालिकेचे ज्ञान देवतांना देखील होणे अशक्य झालेले असले पाहिजे.) पण आपण ब्रह्म-
आहे. ज्याप्रमाणे रूप आणि स्पर्श ह्यांनी देवालाच सर्वाच्या पूर्वी निर्माण झालेला असें
राहित असलेले आकाश असंत आहे, ह्याणतां, ह्यामुळे मला संशय उत्पन्न झाला आहे.
त्याप्रमाणे अग्नि, वायु आणि जल हीं देखील भृगु ह्याणाले:—पूर्वी सांगितलेल्या मानसाची

जी मूर्ति तोच ब्रह्मा होय; व त्याच्याच आसना-केवल वायु भक्षण करीत शंभर दिव्य वर्णपर्यंत साठी निर्माण झालेली ही पृथ्वी हेंच तें कमल ध्यान करीत राहिले. त्या वेळी ब्रह्ममय अशी होय. आकाशापर्यंत उंच असलेला मेरु पर्वत वाणी त्या सर्वांच्या कानांवर आली. ही दिव्य हीच त्या कमलाची कर्णिका असून त्याच्या सरस्वती त्यांच्या हृदयपुंडरीकामध्ये मायामध्यभागीं वास्तव्य करून हा प्रभु विश्व विशिष्ट परब्रह्मपासून निर्माण झालेली होती. निर्माण करितो.

अध्याय एकशे त्र्यायशीर्षा-

—:::—

भूतोत्पत्ति.

भरद्वाज ह्याणाला:—हे द्विजश्रेष्ठ, तो प्रभु व्यावा, त्याप्रमाणे त्या आकाशापासून जल ब्रह्मा मेरुच्या मध्यभागीं वास्तव्य करून नाना-उत्पन्न झाले. व त्या जलाच्या पूरांतून वायु प्रकारची लोकसृष्टि कर्शी करीत असतो, हें मला उत्पन्न झाला; याप्रमाणे छिद्र नसलेले एखादे कथन करा.

भूग ह्याणाले:—पूर्वीं सांगितलेला जो मानस तें पाण्यानें भूल लागले ह्याणजे त्यामध्ये त्यानें ही नानाप्रकारची लोकसृष्टि केवळ मना-असणारा वायु शङ्ख करितो, त्याप्रमाणेच च्याच योगानें केली. त्यानें सर्व प्राण्यांच्या निच्छिद्र असा आकाशाचा मध्यभाग जलानें संरक्षणासाठी प्रथम जल निर्माण केले. हें जल व्याप करून सोडला, तेव्हां त्या जलसंचयाच्या ह्याणजे सर्व भूतांचा प्राण असून त्याच्या यो-तद्वाचा भेद करून सशङ्ख असा वायु उत्पन्न गानेच सर्व प्रजा वृद्धिंगत होतात. व त्याचा झाला. त्या जलसंचयापासून उत्पन्न झालेलाच वियोग झाला ह्याणजे नाश पावतात. त्यानें हें हा वायु आकाशामध्ये जाऊन संचार करीत सर्व विश्व व्याप करून सोडलेले आहे. पृथ्वी, असतो. ह्याची शांति केव्हांही होत नाही. पर्वत, मेघ आणि दुसरेही जे कांहीं मूर्तिसंत तेंथे वायु आणि जल ह्या दोहोचे धर्षण होऊऱ्या पदार्थ आहेत ते सर्व जलविकारच होत असें लागले तेव्हां जाग्रत्यमान तेज असलेला, समजावे. कारण, जलाचा घनीभाव ह्याणजेच महाब्रह्माद्य व ज्वाला वर असलेला असा पृथ्वी वैगेरे पदार्थ होत.

भरद्वाज ह्याणाला:—जल कसं उत्पन्न याकून उत्पन्न झाला. अग्नि हा वायुच्या झालें, अग्नि आणि वायु ह्यांची सृष्टि कर्शी साहाय्यानें जल आकाशांत उडवून देतो व पुढे झाली, व पृथ्वी कर्शी निर्माण केली, ह्याविषयीं तो अग्नि वायुच्या संयोगाने घनत्व पावतो. मला मोठा संशय आहे.

भूग ह्याणाले:—ब्रह्मन्, पूर्वीं कल्पाच्या स्निग्ध भाग आकाशामध्ये जाऊन पडलेला आरंभी ब्रह्मलोकामध्यं ब्रह्मर्षि एकत्र जमले होते. होता, तोच घनीभूत होऊन भूमित्व पावला. तेव्हां त्या महात्म्यांना लोकांच्या उत्पत्तीसंबं- सर्व प्रकारचे रस, गंध, स्नेह आणि प्राणी ह्या धाने सदेह उत्पन्न झाला. तेव्हां ते ब्राह्मण सर्वांचे उत्पत्तिस्थान भूमि हीच आहे. हिजवर मौन धारण करून, आहाराचा त्याग करून, सर्वांचीही उत्पत्ति होते.

पूर्वीं अनंत आणि अचलाप्रमाणे भासणारे व जिकडे तिकडे शून्य आणि स्तन्ध असे आकाशाच उत्पन्न झाले. त्यामध्ये चंद्र, सूर्य अथवा वायु ह्यांपैकीं काहींही नव्हते. ज्याप्रमाणे अंधकारामध्ये दुसरा अंधकार उत्पन्न

पात्र प्रथम शङ्खदरहित आहे असें दिसते—पण व्यावा, त्याप्रमाणे त्या आकाशापासून जल उत्पन्न झाले. व त्या जलाच्या पूरांतून वायु उत्पन्न झाला; याप्रमाणे छिद्र नसलेले एखादे कथन करा.

तद्वाचा भेद करून सशङ्ख असा वायु उत्पन्न गानेच सर्व प्रजा वृद्धिंगत होतात. व त्याचा झाला. त्या जलसंचयापासून उत्पन्न झालेलाच वियोग झाला ह्याणजे नाश पावतात. त्यानें हें हा वायु आकाशामध्ये जाऊन संचार करीत सर्व विश्व व्याप करून सोडलेले आहे. पृथ्वी, असतो. ह्याची शांति केव्हांही होत नाही. पर्वत, मेघ आणि दुसरेही जे कांहीं मूर्तिसंत तेंथे वायु आणि जल ह्या दोहोचे धर्षण होऊऱ्या पदार्थ आहेत ते सर्व जलविकारच होत असें लागले तेव्हां जाग्रत्यमान तेज असलेला, समजावे. कारण, जलाचा घनीभाव ह्याणजेच महाब्रह्माद्य व ज्वाला वर असलेला असा पृथ्वी वैगेरे पदार्थ होत.

अग्नि आकाशांतील अंधकार नाहीसा करून घनत्व पावलेल्या त्या अग्नीचा जो कांहीं दुसरा

अध्याय एकशे चौन्यायशीवा-

—::—
शरीराचे पांचभौतिकत्व.

भरद्वाज ह्याणाला:—ज्यांनी हे सर्व लोक हीं देखील पंचमहाभूतांनी युक्त आहे. श्रोत्र, ग्राण, रसना, स्पर्श आणि दृष्टि हा पांचांना इंद्रिये अशी संज्ञा आहे.

भरद्वाज ह्याणाला:—जर सर्व स्थावरजंग-जर महाज्ञानी ब्रह्मदेवानें हजारों भूते निर्माण मात्रक पदार्थ पंचमहाभूतांनी युक्त आहेत, केलीं आहेत, तर मग पांचांलाच महाभूते तर मग वृक्षादि स्थावरांच्या शरीरांमध्ये तें कां असें म्हणणे कसे योग्य होणार ? ज्याप्रमाणे दृष्टिगोचर होत नाहीं ? वृक्षामध्ये उण्णताही नसते जाग्रदवस्थेत पंचमहाभूते आहेत त्याप्रमाणेच व कियाही नसते. मात्र ते केवळ घन असतात. स्वप्रदर्शेतही मनोनिर्मित महाभूते आहेत; व अर्थात् त्यांच्या शरीरांमध्ये पंचमहाभूते अस-जशीं तीं जरायुजांची आहेत त्याचप्रमाणे ल्याचे दिसून येत नाहीं. कारण, ज्यांना ऐकूं स्वेदजादि इतरही प्राण्यांची आहेत. सारांश, येत नाहीं, जे पाहूं शकत नाहीं, ज्यांना भूते अनेक आहेत असें ह्याणणे भाग आहे. ग्रथाचे अथवा रसाचे ज्ञान नाहीं, व ज्यांना ह्यावर असें उत्तर दंतां येईल कीं, स्वप्रदर्शेतलि स्पर्शज्ञानही नाहीं, ते वृक्ष पांचभौतिक कसे ? भूते जाग्रदवस्थेत प्रतीतीस येत नसल्यामुळे वृक्षामध्ये द्रव नाहीं, अग्नि नाहीं, भूमि नाहीं तीं चाध्य आहेत; आणि जाग्रदवस्थेतील भूते आणि वायुही नाहीं; आणि आकाश हे जाणतां चाध्य नाहींत ह्याणनव यांना महाभूत असें येण्यासारखे नाहीं; ह्याणनच वृक्ष पांचभौतिक ह्याणावयाचे. पण असें ह्याणल्यास स्वभादि नाहींत, असें मला वायते.

दरेमध्ये अनुभविलेली ती प्रातिभासिक सृष्टि भूगृह्याणाले:—वृक्ष जरी घन आहेत, तरी आणि जाग्रदवस्थेत अनुभविली जाणारी ती त्यांमध्ये आकाश आहे ह्यांत संशय नाहीं. ह्याण-व्यावहारिक सृष्टि असा भेद मानावा लोगेल. नच, त्यांचीं पुण्ये आणि फले जीं प्रत्यहीं दृष्टि-

भूगृह्याणाले:—ह्या डिकाणीं महत् ह्या गोचर होतात त्यांची उपपत्ति लागते. अर्थात् शब्दाचा अर्थ अवाध्य असा नसून अपरिमित आकाशच नसल्यास पुण्ये आणि फुले येणे शक्य असा आह. भूतांना भूते असें ह्याणण्याचे कारण नाहीं. वृक्षामध्ये स्पर्श आहे ह्याणनच उण्णतेच्या तीं उत्पन्न होतात हेच होय. अर्धातच अनंत योगांने वृक्षांचा वर्ण म्लान होतो आणि त्वचा, आणि उत्पत्तिविशिष्ट अशा वस्तूस महाभूत असें फले व पुण्येहीं म्लान होऊन गळूनही पडतात. ह्याणावयाचे. मग तें स्वप्रदर्शेतील असो अथवा वायु, अग्नि आणि वज्र ह्यांच्या शब्दाच्या जाग्रदवस्थेतील असो. ह्याणनच प्रातिभासिक योगांने वृक्षांचीं पुण्ये अथवा फले गळून पड-आणि व्यावहारिक महाभूते भिन्न आहेत असें तात; अर्धात् वृक्षांना शब्दज्ञान असले पाहिजे. मानावयाचे कारण नाहीं. शरीरही पंचभूत-शब्दज्ञान हे श्रवणेंद्रिश्याच्याच योगांने होतें; त्मकच आहे. ह्यांतील क्रिया हा वायु, पोकळी ह्याणनच वृक्षांना श्रवणेंद्रिय आहे. एखादी वली हें आकाश, उण्णता हा अग्नि, द्रव हें जल वृक्षाला वेष्टून सर्वत्र गमन करीत असते. गमन आणि काठिन्य ही पृथकी होय. याप्रमाणे करणे ह्याणजे मार्गांचे जाणे होय; पण दृष्टि

वेत्ते लोक उदान असें ह्यणतात. मनुष्यांच्या शरीरामध्ये आणि शरीराच्या सांध्यामध्ये व्याप अंतःकरण, इंद्रिये आणि शरीर ह्यांजपासून घड-होऊन राहिलेला जो वायु त्याला व्यान असें णाऱ्या सर्वही क्रियांना आणि विषयांनाही प्राण-ह्यणतात. समान वायुने प्रेरणा केलेला उदरस्थ दिक्च कारणीभूत आहेत. ह्याणूनच प्राणनिरोध-आग्नी त्वगादि धातूमध्ये व्याप झालेला असून रुपी योग निर्माण केलेला आहे. ह्या योगाचे अन्नादि रस, त्वचा वैरे धातु आणि कफादि दोष आचरण केले असतां पाकपात्रांत ठेविलेल्या आग्नीप्राणांने जठराग्नी सौंदर्प प्रदीप होत असतो. आणि अपान ह्या दोहोच्या मध्यभागी नाभिमंडलाचा आश्रय करून राहिलेला जठराग्नी प्राण आणि अपान ह्या दोहोच्या योगाने प्रदीप होतो व अन्नादिकांचे उत्कृष्ट प्रकारं पचन करितो. मुखापासून गुदद्वारापर्यंत एक मोटी नलिका आहे. या नलिकेच्या शेवटास गुद अर्शी संज्ञा आहे. ह्या नलिकेपासूनच प्राण्यांच्या भाषणास कारणीभूत असेल, तर मग जीव हा शरीरांतील सर्वही अवांतर नलिका उत्पन्न झा- (निराक्षा आहे असे मानणे) निरर्थकच होय. लेल्या आहेत. त्या स्रोतां-(नलिका)- मधून प्राण तसेच जर शरीरांतील ऊप्तमा हा अग्निसंबं-सर्वांगामध्ये संचार करीत असतो. अर्थात्तच धीच असून तो जठराग्नीच्याच योगाने त्यक्त त्याचा सहचर जो जठराग्नी त्याचाही त्यामध्ये होत असेल, आणि जर अग्निअन्नपचन करीत प्रवेश होतो. प्राण्यांच्या अन्नांचे पचन करणारा जो असेल, तर मग जीव हा (भिन्न आहे असे ऊप्तमा तोच जठराग्नी होय; आणि हा ऊप्तमा सर्वही मानणे) निरर्थकच होय. जीव भिन्न आहे असे शरीरांत असल्याचे अनुभवास येते. अशीच्या ह्याणांचे तर मनुष्य मरण पावला असतां त्याचा वेगानेच प्राणाला गति मिळून तो गुदद्वाराशी जीव दृष्टोत्पत्तीस येत नाही; केवल वायु मात्र जाऊन थडकतो व तेथून उलट वर येऊन त्याचा त्याग करितो व त्याच्या शरीरांतील अशीला गति देतो. नाभीच्या अंदोभागी पका- ऊप्तमाही नष्ट होतो. जर जीव हा वायुमुखरुपी अ-शय असून ऊर्ध्वभागी आपाशय आहे; व सेल अथवा वायुर्भी त्याचा जर अव्यंत निकट सं-नाभीच्या मध्यभागी शरीरांतील सर्वही प्राण वंध असेल तर वायुमंडलाप्रामाणेच प्राणादि वायु-वास्तव्य करीत असतात. ते सर्व हृदयपासून शीसिहवर्तमान त्याचें प्रत्यक्ष ज्ञान झाले पाहिजे. निघून खाली, वर व शरीराच्या आडव्या आतां जर जीवाचा प्राणादिकांशी केवल संयोग भागी संचार करितात. प्राणवायुच्या प्रेरणेन संबंध असेल व त्यामुळेच तो नाश पावत असेल, शरीरांतील नलिका अन्नरस त्या त्या ठिकाणी तर महासागरामध्ये पापाणादिकांच्या संबंधाने पोहोंचवितात. मुखापासून गुदद्वारापर्यंत अस- बुडून गेलेले जलपात्र जसें त्या पापाणादिकांचा णारा हा नलिकारुपी मार्फ आहे. श्रमाचा जय संबंध सुट्टांच निराळे दिसून लागते, त्याप्र-केलेले, वैर्यसंपन्न आणि सर्वत्र समदृष्टि असलेले माणेच जीवही प्राणादिकांहून अन्य अस-योगी सुषुम्बेच्या द्वाराने मस्तकांत असणाऱ्या लेला दृष्टिगोचर झाला पाहिजे. आतां जीव सहस्रदल कमलामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी हा एक ब्रह्माचाच अंश आहे असे ह्याणांचे,

आपला आत्मा जडवितात. याप्रमाणे बुद्धि, शरीरामध्ये आणि शरीर ह्यांजपासून घड-होऊन राहिलेला जो वायु त्याला व्यान असें णाऱ्या सर्वही क्रियांना आणि विषयांनाही प्राण-ह्यणतात. समान वायुने प्रेरणा केलेला उदरस्थ दिक्च कारणीभूत आहेत. ह्याणूनच प्राणनिरोध-आग्नी त्वगादि धातूमध्ये व्याप झालेला असून रुपी योग निर्माण केलेला आहे. ह्या योगाचे अन्नादि रस, त्वचा वैरे धातु आणि कफादि दोष आचरण केले असतां पाकपात्रांत ठेविलेल्या अग्नीप्राणांने जठराग्नी सौंदर्प प्रदीप होत असतो. आणि अपान ह्या दोहोच्या मध्यभागी नाभिमंडलाचा आश्रय करून राहिलेला जठराग्नी प्राण आणि अपान ह्या दोहोच्या योगाने प्रदीप होतो व अन्नादिकांचे उत्कृष्ट प्रकारं पचन करितो. मुखापासून गुदद्वारापर्यंत एक मोटी नलिका आहे. या नलिकेच्या शेवटास गुद अर्शी संज्ञा आहे. ह्या नलिकेपासूनच प्राण्यांच्या भाषणास कारणीभूत असेल, तर मग जीव हा शरीरांतील सर्वही अवांतर नलिका उत्पन्न झा- (निराक्षा आहे असे मानणे) निरर्थकच होय. लेल्या आहेत. त्या स्रोतां-(नलिका)- मधून प्राण तसेच जर शरीरांतील ऊप्तमा हा अग्निसंबं-सर्वांगामध्ये संचार करीत असतो. अर्थात्तच धीच असून तो जठराग्नीच्याच योगाने त्यक्त त्याचा सहचर जो जठराग्नी त्याचाही त्यामध्ये होत असेल, आणि जर अग्निअन्नपचन करीत प्रवेश होतो. प्राण्यांच्या अन्नांचे पचन करणारा जो असेल, तर मग जीव हा (भिन्न आहे असे ऊप्तमा तोच जठराग्नी होय; आणि हा ऊप्तमा सर्वही मानणे) निरर्थकच होय. जीव भिन्न आहे असे शरीरांत असल्याचे अनुभवास येते. अशीच्या ह्याणांचे तर मनुष्य मरण पावला असतां त्याचा वेगानेच प्राणाला गति मिळून तो गुदद्वाराशी जीव दृष्टोत्पत्तीस येत नाही; केवल वायु मात्र जाऊन थडकतो व तेथून उलट वर येऊन त्याचा त्याग करितो व त्याच्या शरीरांतील अशीला गति देतो. नाभीच्या अंदोभागी पका- ऊप्तमाही नष्ट होतो. जर जीव हा वायुमुखरुपी अ-शय असून ऊर्ध्वभागी आपाशय आहे; व सेल अथवा वायुर्भी त्याचा जर अव्यंत निकट सं-नाभीच्या मध्यभागी शरीरांतील सर्वही प्राण वंध असेल तर वायुमंडलाप्रामाणेच प्राणादि वायु-वास्तव्य करीत असतात. ते सर्व हृदयपासून शीसिहवर्तमान त्याचें प्रत्यक्ष ज्ञान झाले पाहिजे. निघून खाली, वर व शरीराच्या आडव्या आतां जर जीवाचा प्राणादिकांशी केवल संयोग भागी संचार करितात. प्राणवायुच्या प्रेरणेन संबंध असेल व त्यामुळेच तो नाश पावत असेल, शरीरांतील नलिका अन्नरस त्या त्या ठिकाणी तर महासागरामध्ये पापाणादिकांच्या संबंधाने पोहोंचवितात. मुखापासून गुदद्वारापर्यंत अस-

अध्याय एकशे शायरीवा.

—०—
जीवाच्या अस्तित्वाविषयीं संशय.

भरद्वाज ह्याणाला:—जर वायु हाच मनु-प्याच्या जीवितास, शारीरिक क्रियेस आणि संज्ञा आहे. ह्या नलिकेपासूनच प्राण्यांच्या भाषणास कारणीभूत असेल, तर मग जीव हा शरीरांतील सर्वही अवांतर नलिका उत्पन्न झा- (निराक्षा आहे असे मानणे) निरर्थकच होय. लेल्या आहेत. त्या स्रोतां(नलिका)- मधून प्राण तसेच जर शरीरांतील ऊप्तमा हा अग्निसंबं-सर्वांगामध्ये संचार करीत असतो. अर्थात्तच धीच असून तो जठराग्नीच्याच योगाने त्यक्त त्याचा सहचर जो जठराग्नी त्याचाही त्यामध्ये होत असेल, आणि जर अग्निअन्नपचन करीत प्रवेश होतो. प्राण्यांच्या अन्नांचे पचन करणारा जो असेल, तर मग जीव हा (भिन्न आहे असे ऊप्तमा तोच जठराग्नी होय; आणि हा ऊप्तमा सर्वही मानणे) निरर्थकच होय. जीव भिन्न आहे असे शरीरांत असल्याचे अनुभवास येते. अशीच्या ह्याणांचे तर मनुष्य मरण पावला असतां त्याचा वेगानेच प्राणाला गति मिळून तो गुदद्वाराशी जीव दृष्टोत्पत्तीस येत नाही; केवल वायु मात्र जाऊन थडकतो व तेथून उलट वर येऊन त्याचा त्याग करितो व त्याच्या शरीरांतील अशीला गति देतो. नाभीच्या अंदोभागी पका- ऊप्तमाही नष्ट होतो. जर जीव हा वायुमुखरुपी अ-शय असून ऊर्ध्वभागी आपाशय आहे; व सेल अथवा वायुर्भी त्याचा जर अव्यंत निकट सं-नाभीच्या मध्यभागी शरीरांतील सर्वही प्राण वंध असेल तर वायुमंडलाप्रामाणेच प्राणादि वायु-वास्तव्य करीत असतात. ते सर्व हृदयपासून शीसिहवर्तमान त्याचें प्रत्यक्ष ज्ञान झाले पाहिजे. निघून खाली, वर व शरीराच्या आडव्या आतां जर जीवाचा प्राणादिकांशी केवल संयोग भागी संचार करितात. प्राणवायुच्या प्रेरणेन संबंध असेल व त्यामुळेच तो नाश पावत असेल, शरीरांतील नलिका अन्नरस त्या त्या ठिकाणी तर महासागरामध्ये पापाणादिकांच्या संबंधाने पोहोंचवितात. मुखापासून गुदद्वारापर्यंत अस-

तर ज्याप्रमाणे विहीरीत टाकलेले पाणी किंवा जो अशीमध्ये भस्म होऊन गेला आहे, अथवा अनींत टाकलेला दिवा हा त्यांत प्रविट त्याला पुनरपि जीवदशा कोठून येणार? होतांच सत्वर लुप्त होतो, त्याप्रमाणेच जीवही एखादा वृक्ष तोडला तर त्याच्या मुळाला शरीरादि संवादाचा नाश होतांच सत्वर लुप्त अंकुर फुट नाहीत; पण बीजापासून त्याची होतो, असें मानावं लागेल. पण तसें मानणे पुनरपि उत्पत्ति होते; तशी प्राण्याची स्थिति बरोबर नाही. कारण, पंचमहाभूतांतीच शरीर नाही. मग तो मरण पावल्यानंतर पनः कोठून धारण होत असता त्यांत जीवित ह्याणन निराळा येणार आहे? ह्या संसारामध्ये जे इं हे परिवर्तने पदार्थ कशाकरितां मानावयाचा? अर्थात् या माना-पावत असते तें केवळ परमात्म्यामे पूर्वी निर्माण वयाचें कारण नाहीं; व ह्याणनच तो निराळा केलेले बीजच होय. ह्या बीजापासून बीजाची नसला पाहिजे हें उघड आहे. अर्थात् तो शरीर-उत्पत्ति होते; पण मृत झालेल्या प्राण्याचा मात्र राविं-संवातरूपी आहे व ह्याणनच त्या चार नाशाच होतो.

दृश्य आणि पांचवं आकाश अशा पंचमहाभूतांचा

अध्याय एकशे सत्यायशीवा.

संशय आहे. आहार न केल्याच्या

—१०—

योगानें जलाचा, श्वासनिरोध केल्यानें वायूचा,

जीवस्थरूपनिरूपण.

कोष-(कोटा) भेद केल्यानें आकाशाचा, मृग म्हणतात:—जीव, वान आणि कृत-भोजन न केल्यास अशीचा आणि व्याधि, कर्म ह्यांचा कर्हीही नाश होत नाहीं, तर केसूज इत्यादिक क्षेत्रांच्या योगानें शरीरांतील वळ शरीराचा मात्र नाश होतो व त्यामध्ये पार्थिव भागाचा नाश होतो. ह्या पांचपक्षी असणारा नेतन पदार्थ अन्य वेहामध्ये प्रविष्ट एखायालाही पीडा झाल्यास त्यांच्या समदायाचे होतो. शरीराचा आश्रय करून असणारा पांच निरनिराळे भाग होतात, आणि ते झाले जीव शरीराचा नाश झाला म्हणून नाश पावत सूणजे मग जीव कोणाच्या मागून जाणार? नाहीं, तर समिधा दग्ध झाल्या तरी कायम असत्याला कशाचें ज्ञान असणार? तो काय एक-णायात्यांतील अशीप्रमाणे तो कायमच असतो. णार? आणि काय बोलणार? अर्थात् कांही— भरद्वाज म्हणतो:—अग्नीप्रमाणेच जीवाही नाहीं. कारण, जीव हा पंचमहाभूतांव्यति- चाही नाश होत नाहीं असें असेल; पण अग्नि रिक्त नाहीं. ह्याणनच, मी परलोकामध्ये अस-तरी काष्ठे भस्म होऊन गेल्यानंतर कोठें दग्धोचर तांना ही धेनु माझा उद्घार करील अशा होतो? अर्थात् होत नाहीं; व म्हणूनच तो उद्देशानें जो प्राणी गोप्रदान करितो त्याची ती इधनाविरहित अर्थात् शांत झालेला अग्ने नष्ट-धेनु कोणाचा उद्घार करणार? जर धेनु, व होतो असें माझे मत आहे. कारण इधनातिचा प्रतिग्रह करणारा आर्जे तिचें च्या नाशानंतर त्याचा संचार, प्रमाण अथवा दान करणारा ह्या सर्वाचाही ह्याच आकार हीं कांहींच नसतात.

लोकांत सारख्याच तऱ्हेने नाश होतो, तर मग मृग म्हणतात:—इधने दग्ध होऊन गेल्या-पुढे त्यांचा समागम कोठून होणार? ज्याचा नंतर अग्नि दिसत नाहीं ह्याचें कारण-त्याचा पक्ष्यांनीं (मक्षणाच्या कामीं) उपयोग केला नाश होतो असें नसून तो निराश्रित झाल्या-आहे, अथवा जो पर्वताग्रावरून खालीं पडला आहे, मुळे आकाशांत लीन होऊन जातो हें आहे;

व म्हणूनच त्याचें अवलोकन करितां येत नाहीं. हा अग्नीप्रमाणेच, शरीराचा नाश झाल्या- नंतर आकाशतुल्य असणारा व म्हणूनच सूक्ष्म असा जीव इन्द्रियांनी जाणतां येत नाहीं. विज्ञामस्वरूपी जीव हाच प्राण धारण करीत असतो. शरीरामध्ये संचार करणारा वायु (प्राण) हाच त्याच्या स्थितीला कार- णीभूत आहे. अर्थात् त्या वायूचा नाश शाळा म्हणजे तो जीव लुप्त होतो. (हा लोपा- सच नाश असें म्हणतात) हा शरीरवर्ती अग्नि (जीव) नाश पावला म्हणजे शरीर अचेतन होऊन पडते व भूमिमय बनते. करण, भूमि हेच शरीराच्या लयाचें स्थान आहे. सर्वांही स्थावर आणि जंगम प्राण्यांच्या शरीरांतील वायु आकाशामध्ये प्रविष्ट होतो व अग्नि वायूमध्ये प्रविष्ट होतो. अर्थात् ते (आकाश, वायु आणि अग्नि हे) तीनि पदार्थ एकस्वरूप बनून जातात व अवशिष्ट राहिलेले दोन अर्थात् जल आणि भूमि हे भूमिमध्ये राहतात; जेथे आकाश असते तेथे वायु असतो व जेथे वायु असतो तेथे अग्नि असतो. वस्तुतः हे तीनही पदार्थ मूर्तिमंत नाहीत; तथापि प्राण्यामध्ये मात्र ते मूर्तिमंत (प्रत्यक्षविषय) होऊन राहतात.

भरद्वाज हाणतोः—हे निष्पाप, प्राण्यामध्ये जर पृथिवी, अप्, तेज, वायु आणि आकाश ही पचमहाभूते असतात तर हाहून भिन्न असा जीव हाणून आणखी तेथे कसला असतो हें मला कथन करा. पांच विषयांचे ठिकाणीं रमणां होणारे, पंच ज्ञानेदियें आणि तज्जन्य ज्ञान हाणीं युक्त असणारे, मांस आणि रक्त यांचा संचय व मेद आणि स्नायु हाणीं व्याप्त असलेले जे प्राण्याचे शरीर त्यामध्ये जीव कोणत्या स्वरूपाने वास्तव्य करितो हें जाणण्याची माझी इच्छा आहे. शरीर जर काढून पाहिले तर त्यामध्ये कांहीं जीव दषोत्पत्तीस येत नाहीं.

अर्थात् तो त्याहून भिन्न नसून शरीर-स्वरूपाची आहे, असे मानले पाहिजे. जर शरीर हाच जीव नव्हे असे हाणावे तर, जेव्हां शरीरसंबंधी अथवा अंतःकरणसंबंधी दुख स होते तेव्हां त्याच्या वेदनांचा अनुभव कोण घेते ? अर्थात् शरीर हे ऋषिश्रेष्ठ, श्रवणेन्द्रियाच्या योगाने प्राणी श्रवण करितो; पांच जेव्हां अंतःकरण व्यग्र असेल तेव्हां त्यास श्रवण करितां येत नाहीं. अर्थात् जीव हा भिन्न आहे असे मानणे निर्थकच होय. तसेच अंतःकरणाशीं संबद्ध अशाच नेत्रांच्या योगाने कोणताही पदार्थ अवलोकन करितां येतो; पण जर अंतःकरण व्याकूळ असेल तर दृष्टीच्या आटोक्यांत असलेलाही पदार्थ दिसत नाही. तसेच निद्रितावस्थेत प्राणी कोण-तेही (बाह्य पदार्थ) पाहूं शकत नाहीं, कशाचाही वास घेऊं शकत नाहीं, कांहींही श्रवण करूं शकत नाहीं, कांहींही बोलूं शकत नाहीं, अथवा त्याला स्पर्श किंवा रस हाणींही ज्ञान होत नाहीं, हाणींकारण निद्रित स्थितीत इंद्रियांचा आणि मनाचा संयोग झालेला नसतो हेच होय. अर्थात् ज्या कार्यासाठी जीव मानावश्याचा तीं कार्य मनाच्याच योगाने होत असल्यामुळे जीव म्हणून निराळा पदार्थ मानावश्यांचे कारणच राहत नाहीं. सारांश, शरीर हा जीव नव्हे असे म्हटले तरी मन हाच जीव आहे असे मानण्यास हरकत नाहीं. आतां, जर हेही खेणे असेल, तर, हे ऋषिश्रेष्ठ ! आनंद पावृणारा, क्रुद्ध होणारा, शोक करणारा, ताद्विष्ट होणारा, इच्छा करणारा, चिंतन करणारा, द्रेप करणारा आणि वाणीची प्रवृत्ती करणारा असा हा शरीरामध्ये दुसरा कोण आहे ? इच्छा आहे. भ्रग म्हणतातः—भरद्वाजा, इंद्रियांच्या विषयांमध्ये जे गुण असतात तेच इंद्रियां-

मध्येही असतात् अर्थात् जंसे विषय तश्चिं असणाऱ्या जलविद्युप्रमाणे-त्या सूक्ष्म आणि इंद्रियेही महाभूतात्मकच आहेत; आणि इंद्रियां-स्थूल शरीरामध्ये वास्तव्य करणारा जो जीव प्रमाणेच मनही पंचमहाभूतात्मक आह. तोच आत्मा होय. सर्वेव लोकांच्या सुखाच्या अर्थात् जड अशा त्या इंद्रियांचा अथवा रुपानें वास्तव्य करणारा जो तो आत्मा त्यामनाचा हा शरीरवाराणाच्या कामीं कांहींच सच क्षेत्रज्ञ असे द्याणतात. सत्च, रज आणि उपयोग नाही. शरीरामध्ये वास्तव्य करणारा तमं ह जीवाशीं संबद्ध असेले तीन गुण अद्वितीय असा आत्मा हाच शरीर धारण होत. चतन्ययुक्त अर्थी देह, इंद्रिये आणि करितो. त्यालाच गंध, रस, शब्द, स्पर्श, स्फुट अंतःकरण ही हा जीवाची उपभोगाची साधने आणि इतर गुण घांचें ज्ञान होत. हीं साधने स्वतः क्रिया करीत असतात; पंचमहाभूतात्मक गणिगमध्ये तामव्य करीत आणि त्यांच्याचीं संबद्ध होऊन राहिल्यामुळे. असून अंतःकरणाचार्हा द्रष्टा आह; आणि सातही भुवने निर्माण करणारा व संसाराच्या अंतःकरणाच्या द्रागानें तो प्रत्यक्त अवयवामध्ये पलीकिंड असणारा जो परमात्मा त्याजकडून प्रविश होतो. सुखदुःखादिकांचे ज्ञान त्यालाच ही क्रिया घडवितात. सारांग, जीवाला अन्य होतो. हाचा आणि मनाचा अर्थात् त्याच्या देहाची प्राप्ति होते पण तो त्याचा नाश नव्हे. द्वारे इंद्रियांचा संवेद नसेल त्या वेळी शरी-जीवाचा नाग होतो असे द्याणारे लोक अज्ञ राला कोणत्याही प्रकारचे ज्ञान होत नाही, होत. जीव हा दुसऱ्या देहाचा संयोग घडून असा सुनुनीमध्ये आणि समार्थीमध्ये अनुभव पहिल्या देहातून निवृत्त जातो. हा अन्यशरंग-येतो. त्या वेळी शरीरस्थ अर्थीचा ऊपरा नष्ट प्राप्तीलाच मरण अर्थी सुझा आह. हायप्रमाणे होतो अर्थात् शारीर अभिशांत होतो, व अविद्यास्थी अज्ञानानें आवृत असलेला व जेव्हां रुपाची अथवा मार्गाची उपलब्धि होत देहादिकांमध्ये लीन होऊन असणारा हा आत्मा नाही, तेव्हां आत्म्याने शरीराचा त्याग केलेला सर्व विश्वामध्ये संचार करीत असतो; तथापि असतो व म्हणून (स्थूल) देहाचा नाश तत्त्वज्ञानी पुरुषांसच सूक्ष्म आणि श्रेष्ठ अशा होतो. हे सर्व विश्व सूक्ष्म अगा महाभूतांनी बुद्धीनें त्याचें ज्ञान होते. सांचिक अन्न भक्षण व्याप करून सोडलेले आह; अर्थातच प्राण्यांचे करून व शुचिर्भूतपणे राहून रात्रीच्या पूर्व-सूक्ष्म शरीरही ती मूळ सूक्ष्म अर्थीं पंचमहाभूतेच भागांत आणि उत्तरभागांत योगाभ्यास केला, आहत हे निराळे सांगवयास नको. हा ह्याजे ज्ञानसंपत्र पुरुषास शरीरामध्येच आत्म-सूक्ष्म शरीरामध्ये असणाऱ्या अंतःकरणांत साक्षात्कार होतो. चित्ताची वृत्ति अंतर्मुख ज्ञाली आत्मा व्यक्त स्थितीत असलेला प्रत्ययास आणि शुभाश्रम कर्माचा त्याग घडून अंतःकरण-येतो. हाच उपाधियुक्त असणारा आत्मा जीव शुद्धि ज्ञाली, ह्याजे आन्मनिष्ठ बनलेल्या होय; आणि सर्व लोकांचा निर्माणकर्ता ब्रह्मा-पुरुषास मोक्षरूपी आत्मांतिक सुखाची प्राप्ति होते. ही हाच आह. हाच आम्याला प्रकृतीच्या अंतःकरणामध्ये प्रकट होणारा व अग्नीप्रमाणे गुणांचा योग घडला ह्याजे त्यास क्षेत्र अशी प्रकाशमान असणारा जो आन्मा त्यासच शरीरा-संज्ञा प्राप्त होते; आणि त्या गुणांचा वियोग मध्ये वास्तव्य करणारा जीव असे ह्याणतात. त्या घडला ह्याजे त्यासच परमात्मा असे ह्याणतात. सर्वेश्वर आत्म्यापासून ही सर्व सृष्टि निर्माण ज्ञाली सर्व लोकांचे मूर्तिमंत सुख असा-कुमलामध्ये आह. हाचा प्रत्यय आत्मज्ञान ज्ञात्यानंतर येतो.

अध्याय एकशे अष्टव्यायर्थीवा.

—०—

चातुर्वर्णविभागकरण.

वर्णावर काम, कोध, भय, लोभ, शोक, चिंता,
क्षुधा आणि श्रम ह्या सर्वांचा सारखाच असेल
आहे; मग वर्णभेद असण्याचें कारण काय? ब्राह्म-
भुग ह्याणतात:—ब्रह्मदेवानें प्रथम ब्राह्मणच णाडि सर्वही वर्णाच्या शरीरांतून घर्म,
निर्माण केले. हे सर्व विश्वाचे अधिपति होत. मूत्र, मल, कफ, पित्त आणि रक्त हीं सारखाच
त्यांना ब्रह्मदेवानें आपल्या तेजापासून निर्माण रीतीने बाहेर पडत असतात; मग वर्णभेद
केले असल्यामुळे ते सूर्य आणि अग्नीहीं प्रमाणांमाने मानण्याचें कारण काय? स्थावर आणि जंगम
देवीपृथ्यमान होते. तदनंतर त्यांना स्वर्गप्राप्ति प्राण्यांच्या अनेक जाति असुन त्यांचे रंगही
ज्हावी एतदर्थ त्या प्रभु ब्रह्मदेवानें सत्य, धर्म, अनेक प्रकारचे आहेत; मग रंगावरून वर्ण
तप, अविनाशी असे वेद, आचार आणि शृणि उत्खावाचा शाल्यास तो कमा ठरवितो येणार?
भर्तपणा हीं निर्माण केली. देव, दानव, गंधर्व, भगद्वाज म्हणतात:—वर्णामध्ये असा काहीं
दैत्य, असुर, महासर्प, यक्ष, राक्षस, नाग, भेद नाही. हे सर्व जग प्रथम ब्राह्मणच होते.
पिशाच आणि मनुष्य हीं सर्व त्यांनेच निर्माण कारण ते ब्रह्मदेवानें निर्माण केले आहे. पण
केली. हे द्विजश्रेष्ठ, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य कर्माच्या अनरोधाने त्याला वर्णांचे स्वरूप आले.
आणि शृद्र हे मनुष्यांतील आणि सत्त्वादि ह्या ब्राह्मणांपकीं जे रजोगुणी होते ते विषयोप-
ग्राणांनी युक्त असे इतरही प्राणिवर्गांतील वर्ण भेदांची प्राप्ति, रीतता, केपिष्ठपणा, साहस-
हे त्यांनेच उत्पन्न केले आहेत. (ब्राह्मण हे कर्माची आवड आणि स्वधर्मत्याग ह्यांमुळे
सत्त्वगुणी असतात व सत्त्वगुणाचा वर्ण शुभ्र क्षत्रिय बनले; रज व तम ह्या गुणांचे मिश्रण
आहे, म्हणून) ब्राह्मणांचा वर्ण शुभ्र होय; शालेले जे ब्राह्मण ने पशुपालन आणि कृषि
(क्षत्रिय रजोगुणी असतात व रजोगुणाचा वर्ण ह्यांजवर चरितार्थ चालवू लागले व त्यांनी
रक्त आहे, म्हणून) क्षत्रियांचा वर्ण रक्त आहे; स्वर्गमाचरण करण्याचे साडून दिले, ह्यामुळे
(वैश्य हे रज आणि तम ह्या गुणांनी व्याप्त ते वैश्य बनले; आणि ब्राह्मणांपकीं जे तमा-
असतात: अर्थातच रक्त आणि कृष्ण ह्या दोन गुणी असन्यामुळे हिसा व असन्य ह्यांजवर
वर्णांच्या मिश्रणापासून उत्पन्न होणारा असा) आसक्त शाल आणि लोभामुळे हव्या त्या
पीत वर्ण हा वैश्यांचा असतां: आणि (ज्याचा कर्मावर उपजीविका करू लागले, ते शृद्र शाले.
वर्ण कृष्ण आहे अशा तमोगुणांने व्याप्त असल्या- सारंग, त्या कर्माच्या योगाने मळच्या जाती-
मुळ) शृद्र कृष्णवर्ण असतात.

पासून भिन्न होाक्न हे निराकृत वर्ण बनले.

भगद्वाज म्हणतात:—ह्या ब्राह्मणादि चार तयापि त्याना तच्छ्रद्धांचित धर्म आणि पंच-
वर्णात जो परस्परभेद आहे, त्यास कारण जर महायज्ञादि कंम त्याचा केवळांही निषेध केलाला
श्वेतादि वर्ण असतील, तर मग सर्वच वर्ण नाहीं. असु; हे ह्या चार वर्णांचे स्वरूप
संकीर्ण आहत असे दिमुन येते. कारण, होय. ब्रह्मदेवानें पूर्वी त्यांच्यासाठीच वद निर्माण
प्रत्येक वर्णात निरनिराळ्या रंगांचे लोक आहे- केले: पण लोभामुळे ते क्षत्रियादि वर्ण अज्ञानी
तच. सारांश, रंगावरून वर्णभेद मानितो असेल. तथापि ब्राह्मण मात्र वेदविहित कर्माच्या
नाहीं. इतरही कारणांमुळे वर्णभेद मानतो अनुष्ठानांत आसक्त शालेले असतात. त्यांच्या
येत नाहीं. कारण, आसां ब्राह्मणादि सर्वही तपाचा केवळांही नाश होत नाहीं. ते व्रत-

नियमादिकांचे आचरण करितात व आत्मज्ञान अनांचं सेवन करणारा, गुरुजनांवर प्रेम हात्त पृथगार्थ असें समजून त्याजविषयी करणारा, सदादीत चांद्रायणादि व्रतांचे आचरण विचार करीत असतात. हें सर्व विश्व आणि करणारा, आणि सत्यनिष्ठ असा असतो, त्यापरब्रह्म हीं प्रकृत्य आंहत हें ज्ञान ज्यांना सर ब्राह्मण असें ह्यणतात. सत्य, दान, द्वेष-नसंत, ते गौण ब्राह्मण होत. अशा लोकांच्या शृङ्खल्य, क्रौर्याचा अभाव, लज्जाशीलता, दया अनेक प्रकारच्या जाति अनेक टिकाणीं आंहत. आणि तप हीं ज्याचे टाऱीं दिसून येतात, तो त्यांत पिशाच, राखस, प्रेतं आणि अनेक ब्राह्मण होय. हिंसाजनक असें युद्धादि कर्म प्रकारच्या मुळांच्या जाति यांचा अंतर्माव होत करणारा, वेदाध्ययनाविषयीं तत्पर असणारा, अमूल, अनुभवजन्य व शाभ्यजन्य ज्ञान यांचा दान करणारा आणि प्रजेषासून कर घेणारा अत्यंत नाय होऊऱ्यन स्वच्छदृष्ट्यां पाठतील त्या जो पूर्व, त्यास शत्रिय असें ह्यणतात. क्रिया त्या जाति करीत असतात. वेदविहित व्यापार, पशुपालन, भेतकी आणि द्रव्यसंपादन संस्कारांनी यक्त आणि आपल्या कर्तव्य- त्याविषयीं प्रेम असलेला, शुचिभूत आणि वेदाविषयीं सिद्धांत उरविलेले जे लोक अर्थात ध्ययनसंपन्न असा जो पूर्व, त्याला वेद्य खरे ब्राह्मण, त्यांची उत्पत्ति पूर्वीपूर्वीच्या अशी सज्जा आहे. सर्व व हवें तें भक्षण कर-क्रीडासून पृष्ठच्यापृष्ठच्याची, अशा क्रमानें णाग, पाहिजेत तीं कर्म करणारा, वेदाचा होते व ती त्या क्रीडांनी आपल्या तपाच्या त्याग केलेला, दुराचारी आणि अशुचि असा योगानें केलेली असते. त्यापूर्कीं जे अगदीं जो पूर्व तो शुद्ध होय. ब्राह्मणादिकांचीं पूर्वीचे क्रृषि, त्यांची उत्पत्ति आदिदिव जो हीं जीं लक्षणे सांगितलीं, तीं सामान्य ब्रह्मा त्यापासून शालेली असते. ही त्या ब्रह्म-असल्यामुळे शुद्धाच्या टिकाणींही कोठं कोठं देवाची मानसी प्रजा होय. तीं योगानुष्ठान- दृग्मोचर होऊऱ्य शक्तील व कोठं कोठं ब्राह्मविषयीं अत्यंत तत्पर अमूल, वेदाला आधारमूल, याच्या टिकाणींही दृग्मोचर होणार नाहीं. अविनाशी आणि आपकर्मगृह्य अशी असते. सारांश, शुद्ध हा पूर्वोक्त शुद्धवर्धनेच युक्त असतो असें नाही; व ब्राह्मणही ब्राह्मण-

अध्याय एकशे एकुणनव्यदावा. धर्मानेच युक्त असतो असेंही नाही.

ब्राह्मणलक्षण.

वर्णस्वरूपनिरूपण.

ब्राह्मणांनी ब्राह्मणत्व संपादन करण्यासाठी

भरद्वाज द्यणतात:—हे द्विजत्रेष्ठ, हे ब्रह्मणे, ज्ञानार्जन केले पाहिजे. त्या ज्ञानामध्ये निंदांप ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्ध हा भेद कशाच्या असें ज्ञान नृणांसे सर्व प्रकारच्या उपायांनी योगानें होतो तें मला निवेदन करा. लोम आणि क्रोध यांचा निरोध व इंद्रिय-

भूग ह्यणतात:—जो पूर्व जातकर्मादि नियंत्र हेच होय. क्रोध व लोम ह्यांची उत्पत्ति संस्कारांच्या योगानें सम्भूत, शुचिभूत, वेदांचे कल्याणाच्या नाशासाठींच असल्यामुळे, कोण-अध्ययन केलेला, अध्ययन-अध्यापन, यजन- त्याही उपायानें त्यांचे निवारण केले पाहिजे. याजन व दान-प्रतिश्रृङ्ख हीं प्रकर्म करणारा, सदादीत कोयापासून संपत्तीला, मत्सरापासून सदाचारावर उक्त प्रकारची निषा असलेला, तपाला, मानागमानांपासून वियेला, आणि अनव-अतिथींनी भोजन करून अवशिष्ट राहिलेल्या धानापासून स्वतःला संभाळिले पाहिजे; अर्थात्

अलिप ठेविले पाहिजे. द्विजा, ज्याचा कोण-
ताही उद्योग सकाम नसतो, व जो कर्मकल-

त्यागपूर्वक होमादि सर्व क्रिया करितो, तोच
खरा बुद्धिमान् व खरा त्यागी होय. ब्राह्मणानें
हिंसावृतीचा त्याग केला पाहिजे; सर्व प्राण्यांशी
मैत्री करीत राहिले पाहिजे: ज्याच्या योगानें
वंध होईल अशा स्वीकार्य वस्तूचा त्याग केला
पाहिजे; ज्ञानसंपन्न होऊन जितेदिव असले
पाहिजे; आणि ज्याच्या योगानें इहलोकीं व
शून्य ब्रह्मपदाच्या प्राभीविषयीं तत्पर असले
पाहिजे. दुष्पात्य अशा ब्रह्मपदाची प्राप्ति व्हावी
आचरण केले पाहिजे; इंद्रियदमन केले पाहिजे:
मननशील राहिले पाहिजे; इंद्रियांचा निग्रह केला
पाहिजे; आणि विश्वासाकि सोडून दिली त्यांतही लोकांमध्ये सत्य-अनृत,
धर्म-अधर्म,
पाहिजे. परमात्म्याचे ज्ञान होण्याला व्यक्त व प्रकाश-तम आणि सुख-दुःख अशा वृत्ति
अव्यक्त व्हा दोहांचेही ज्ञान झाले पाहिजे. आहेत. त्यांपकीं जे सत्य तोच धर्म, जो धर्म
त्यांपकीं, इंद्रियांनी जाणतो थेणाऱ्या ज्या ज्या तोच प्रकाश, आणि जो प्रकाश तेच सुख
वस्तु त्या त्या व्यक्त असून, अनुमानगम्य होय. सारांश, सत्यादिक वृत्तीचे म्वरूप एकच
आणि अतींद्रिय त्या अव्यक्त होत. परमात्मा आहे. तसेच जे अनन्त तोच अधर्म, जो अधर्म
अतींद्रिय आहे म्हणून त्यांसंबंधी अविश्वास नेही तम, आणि जे तम तेच दुःख होय.
करू नये; अंतःकरणाची प्रवृत्ति विश्वासाकडे हायविषयीं असें सांगितलेले आहे की, ज्ञानी
करावी; मन प्राणाकडे लावावें: व प्राणाची लोक जगताच्या व्यापाराकडे लक्ष देतात
परब्रह्माचे ठिकाणी धारणा करावी. वराग्या-व त्यामुळे त्यांना शारीर अथवा मानस त्या
वांचून परब्रह्माची प्राप्ति होत नाही. वैराग्य ह्याणने
विषयविनिवृत्ति होय; ह्याणनच कोणत्याही विष-
याचा विचार करीत राहू नये. वराग्याच्या
योगानें ब्राह्मणाला अनायासेच ब्रह्मप्राप्ति होते.
सदा शुचिर्भूत, सदाचरणी व कोणत्याही प्राण्या-
विषयीं सदय असणे हे ब्राह्मणाचे लक्षण होय.

अध्याय एकशें नवदावा.

—::—

सत्यानृतस्वरूपवर्णन.

मृग म्हणतात:—वेद आणि स्वधर्मानु-
ष्टान हेच परब्रह्मप्राप्तीचे साधन होय. यांच्याच
योगानें जगताची उत्पत्ति आणि स्थिति
होत असून, यांच्याच योगानें स्वर्गप्राप्तीही
योगानें अधोगति प्राप्त होते. तमोगुणांचे
शूल अर्थात् अविद्येचे स्वरूप आहे. या तमोगुणाच्या
परलोकीही भीती उरत नाही. अशा शोकसंपर्क-
योगानें अधोगति प्राप्त होते. तमोगुणांचे घेरून
सोडेलेल्या प्राण्यांस सत्त्वगुणाची ओळख पटत
पाहिजे. दुष्पात्य अशा ब्रह्मपदाची प्राप्ति व्हावी
नाही. सत्त्वगुणाच्या योगानें देवत्वाची, तमो-
अशी इच्छा करणाऱ्या पुरुषांनें निरंतर तपाचे
गुणाच्या योगानें तिर्यग्योनीची, आणि त्या
दोहांच्या मिश्रणानें—हा जगतीतलावर
मननशील राहिले पाहिजे; इंद्रियांचा निग्रह केला
असलेल्या प्राण्यांस—मनुप्यत्वाची प्राप्ति होते.
पाहिजे; आणि विश्वासाकि सोडून दिली त्यांतही लोकांमध्ये सत्य-अनृत, धर्म-अधर्म,
पाहिजे. परमात्म्याचे ज्ञान होण्याला व्यक्त व प्रकाश-तम आणि सुख-दुःख अशा वृत्ति
अव्यक्त व्हा दोहांचेही ज्ञान झाले पाहिजे. आहेत. त्यांपकीं जे सत्य तोच धर्म, जो धर्म
त्यांपकीं, इंद्रियांनी जाणतो थेणाऱ्या ज्या ज्या तोच प्रकाश, आणि जो प्रकाश तेच सुख
वस्तु त्या त्या व्यक्त असून, अनुमानगम्य होय. सारांश, सत्यादिक वृत्तीचे म्वरूप एकच
आणि अतींद्रिय त्या अव्यक्त होत. परमात्मा आहे. तसेच जे अनन्त तोच अधर्म, जो अधर्म
अतींद्रिय आहे म्हणून त्यांसंबंधी अविश्वास नेही तम, आणि जे तम तेच दुःख होय.
करू नये; अंतःकरणाची प्रवृत्ति विश्वासाकडे हायविषयीं असें सांगितलेले आहे की, ज्ञानी
करावी; मन प्राणाकडे लावावें: व प्राणाची लोक जगताच्या व्यापाराकडे लक्ष देतात
परब्रह्माचे ठिकाणी धारणा करावी. वराग्या-व त्यामुळे त्यांना शारीर अथवा मानस त्या
दुःखाच्या योगानें, आणि ज्याच्यापासून पृष्ठे
दुःख उत्पन्न होते अशा तात्कालिक सुखाच्या
योगानें मोह पडत नाही. सूज मनुश्यांने
दुःखमुक्त होण्याविषयीं प्रयत्न केला पाहिजे.
इहलोकीं प्राण्यांना मिळणारे जे पुत्रप्राप्त्यादि
सुख आह, तंही अनित्यच होय. अर्थात्
नित्य अशा सुखाच्या प्राभीसाठीच प्रयत्न
केला पाहिजे. राहुने यस्त केळ्यानंतर जसा
चंद्राचा प्रकाश पडत नाही, तसेच अज्ञानानें
घेरलेल्या प्राण्यांनाही सुख मिळत नाही. हे

सुख दोन प्रकारचे आहे: एक शारीर आणि सुखाहून श्रेष्ठ असें दुसरे काहीं नाहीं. लोकांचा दुसरे मानस. इहलोकीं अथवा परलोकीं प्रवाढ मात्र असा आह कीं, कर्माचीं फले दोन वास्तव्य करण्याकडे जी मनुष्याची प्रवृत्ति होते, प्रकारांनीं मिळतात: सदाचारापासून सुख व ती केवळ सुखासाठीच होय. धर्म, अर्थ दुरुचारापासून दुःख.

आणि काम हा त्रिवर्गाचे सुखाहून उक्कुष्ट भगु खण्टतात:—आतां हाविषयीं मी असें दुसरे फल नाहीं. नियायिकांच्या मते तला सांगतों. अज्ञानापासून तम निर्माण झाले सुख हा आत्म्याचा एक गुण आहे. प्रत्येक आहे. हा तमानं ग्रस्त झालेले प्राणी अधर्माप्राण्याला तोच इट असतो. सुख हेच मुख्य च्याच मार्गे लागतात,—धर्माकडे वळत नाहीत. असून, धर्म व अर्थ ही त्याचीं अंगे आहेत. सुखां ते क्रोध, लोभ, हिंसा, असत्य इत्यादिकांनी साठीच धर्मादिकांचे आचरण करावयाचे आहे; व्याप होऊन जातात व त्यामुळेच त्यांना इह-सुख हेच धर्माचरणाचाही हेतु आहे. किंव- लोकीं अथवा परलोकीं सुख मिळत नाहीं. हुना कोणीही धर्मादिक क्रिया सुखाच्याच नानाप्रकारच्या व्याधींची पीडा आणि इतरही उद्दशानं केली जाते. सारांश, सुखप्राप्तीविषयीं ताप हांच्या योगानं ते व्याप होऊन गेलेले प्रयत्न केला पाहिजे.

भरद्वाज म्हणतात:—सुख हे नित्य आहे वेरून साडतात: आणि क्षया, तृष्णा, श्रम असें जे आपण सांगितले, ते आद्यांस मान्य इत्यादिकांपासूनही त्यांना पीडा होते; वृष्टि, नाहीं. कारण, योगरूपी पंश्चर्यावर निश्च वायु, अत्यंत उप्तन्त होणाऱ्या अत्यंत भयंकर अशा गुणाची इच्छा करीत नाहीत. जर सुख नित्य शारीर दुःखांनीही ते पीडित होतात. बांधवांचा असते, तर त्या मुरींना त्याची इच्छा करिता विशेष आणि म्बजन व द्रव्य यांचा नाश आली नसती, अथवा ते त्यांस मिळाले नसते, यांच्या योगाने उप्तन्त होणारे मानसिक दुःख असें मुळीच नाहीं. ब्रलोक्य निर्माण करणारा व जरा, मुत्य इत्यादिकांपासून होणारी पीडा प्रभ ब्रह्मदेवही सुखाची पर्वी न करिता एक हीटी त्यांना आक्रांत करून सोडतात. या याच तपांनिष्ठ होऊन राहतो, ब्रह्मचर्य- शारीर आणि मानस दुःखांचा ज्याला स्पर्शही संपन्न असतो, आणि विषयिक सुखाकडे मुळीच होत नाहीं. यालाच सुखाचे ज्ञान होतें. स्वर्गामध्ये लक्ष देत नाहीं, असें आमच्या ऐक्यांत हे देष उप्तन्त होत नाहीत. तेथें काय असते आहे. तसेच, विश्वनियंता जो भगवान् श्री- ते पहा- म्बर्गांत अत्यंत सुख देणारा वायु शकर त्यांनीही प्रत्यक्ष मदन जवळ आला असतो; सुंगव हा एकच गंध असतो; क्षया, असतां त्याची शरीर नष्ट करून त्याचा तृष्णा याचे क्लेश नसतात व जरा आणि क्षय केला. ह्याणूनच आम्ही असें ह्याणतों पातक हींही नसतात. सारांश, स्वर्गामध्ये कीं, हा सुखाचा मार्ग मोठमोऱ्या लोकांनी सद्व सुखच असते; या मृत्युलोकीं सुख व स्वीकारिलेला नाहीं; आणि ह्यांना हा सुख- दुःख हींही दोन्ही असतात; आणि नरकामध्ये रूपी गुणामध्ये कांहीं विशेषही वाटलेला नाहीं. केवळ दुःखच असते. सुख हींच सद्गति होय. ह्याणूनच आपल्या मतावर आमचा विश्वास हापमाणे, स्वर्गांत जरी सुख आहे, तथापि बसत नाहीं. पण आपण मात्र सांगितले कीं, ते ब्रह्मसुखासारखे दुःखसंपर्कशृण्य असें

नाहीं. कारण, जशा इहलोकीं तशाच तेथेही प्रकारचे असते, धर्मचिंलक्षण काय आणि धर्म स्थिया आहेत. अविद्या ही जशी सर्व प्राण्यांची किंती प्रकारचा असतो, हे आपण मलाकथन करा जननी आहे, त्याप्रमाणेच त्याही जननी भूगु ह्याणाले:—जे ज्ञानसंपन्न लोक स्व-आहेत. इहलोकीं ज्याप्रमाणे पुरुष, त्याप्रमाणेच धर्मचिरणामध्येच निमग्न शालेले असतात, त्यांना तेथे ब्रह्मदेवादिक देवता दुःखभागीही अस- स्वर्गप्राप्ति होते; आणि जो ह्याविरुद्ध वागतो, तात. मात्र तर्थे वीर्य हें केवळ पण्यमय ते! मोहांत पडतो.

असते. सारांश, इहलोकाप्रमाणेच तेथेही सुख- भरद्वाज ह्याणाले:—पूर्वी ब्रह्मांनी ज्या चार दुःखांची साधने असल्यामुळे, सुखाप्रमाणेच आश्रमांचे अनुपालन केले, त्या आश्रमांचे प्रत्येकी दुःखही असावयाचे. म्हणूनच मनुष्यांने केवल कोणकोणते आचार आहेत ते मला सांगा.

सुखासाठीं अर्थात् परब्रह्माधीसाठीं प्रयत्न ब्रह्मचर्यवर्णन.

केला पाहिजे. असो; वैष्णविक सुख तुच्छ भूगु म्हणाले:—लोकहितकर्त्या भगवान् आहे, तथापि ब्रह्मदेवांने पूर्वी स्त्री, पुरुष आणि ब्रह्मदेवांने धर्मसंरक्षणासाठीं पूर्वी चार आश्रम वीर्य हीं सृष्टीच्या उत्पत्तीचीं साधने निर्माण सांगितलेले आहेत. त्यापैकीं, गुरुगृहीं अध्यकरून ठेविलेलीं आहेत: व आपापल्या कर्माच्या यन करीत राहणे हा पहिला (ब्रह्मचर्य) योगांने यापून घेलेले प्राणी त्या साधनांचा आश्रम होय असे सांगितले आहे. ह्या आश्रम-आश्रय करितात.

अध्याय एकशे एक्याण्णवावा.

—:::—

दानहोमादिफलवर्णन.

भरद्वाज ह्याणाले:—दानरूपी धर्माचरण, आणि अर्धवट निदेसारखी स्थिति (धुंदपणा) उक्तुष्ट प्रकारे आचरिलेले तप, अध्ययन आणि यांचा त्याग कस्तून, गुरुंचं वंदन, वैदाभ्यास हवन यांचे फल काय ?

भूगु म्हणाले:—हवनाच्या योगांने पातकाचा करावें: विकाल म्हान करावें, ब्रह्मचर्यानें रहावें, नाश होतो, अध्ययनानें उक्तुष्ट प्रकारची अभि आणि गुरु यांची सेवा करावी, प्रत्यहीं शांति मिळते, दानाच्या योगांने सुखोपभोग भिक्षा मागावी, मिळालेली भिक्षा गुरुला निवेमिळतो, आणि तपाच्या योगांने स्वर्गप्राप्ति दन करावी, गुरुची आज्ञा पाळण्याच्या कामी होते. त्यापैकीं दान दान प्रकारचे आहे: एक प्रतिकूल असू नये, व गुरुच्या प्रसादांने जेवढे परलोकप्राधीसाठीं केलेले, व दुसरे इहलोकच्या अध्ययन घडेल तंत्रवडे संपादन करण्याविषयीं सुखप्राधीसाठीं केलेले. सत्पात्र पुरुषांना तत्पर असावें. याविषयीं असा एक श्लोक केलेले जे दान त्याचा परलोकीं उपयोग होतो; आहे: “ जो द्विज गुरुची शुश्रूषा करून वेद आणि असत्पात्र लोकांना केलेल्या दानाचे फल संपादन करितो, त्याला स्वर्गफलाची प्राप्ति केवळ इहलोकींच मोगावयास सांपडते. दान ज्या होते; व त्याचे मनोरथ पूर्ण होतात. ”

प्रकारचे केले असेल तर्हा प्रकारचेच फलही मिळते.

भरद्वाज ह्याणाले:—कोणाचे धर्माचरण कशा

१ गुरु यस्तु समाराध्य द्विजो वेदमवानुयात।
तस्य स्वर्गफलावासिः सिद्धयते चास्य मानसम् ॥

गृहस्थाश्रमवर्णन.

गृहस्थ्य हा दुसरा आश्रम होय. त्यांतील तन परत जातो, त्याला तो आपले पातक सर्व आचारांचीं लक्षणे आही म्हण करून देतो व त्याचें पुण्य आपण धेऊ जातो. ' सांगतो. समावर्तन झालेले, सदाचारासंपन्न आणि शिवाय, हा गृहस्थ्याश्रमामध्ये यज्ञकर्माच्या सहधर्माचरणाचें फल मिळावें अशी इच्छा योगानें दवता संतुष्ट होतात; आद्वादि क्रियांनी असलेले जे लोक, त्यांच्यासाठी गृहस्थ्याश्रम पितर तपि पावतात; विद्याभ्यास आणि वेदांत-सांगितला आहे. हा आश्रमामध्ये धर्म, अर्थ वाक्यांचे अवण व बोध हांच्या योगानें कृति आणि काम हा तीन पुरुषार्थांची प्राप्ति होते. संतोष पावतात; आणि प्रजोत्पादनाच्या योगे गृहस्थ्याश्रमी पुरुषानें हा त्रिवर्गाच्या सिद्धी-ब्रह्मदेवाचा संतोष होतो. हा गृहस्थ्याश्रमासाठी नियंत्रित कर्म न करितां द्रव्य संपादन विषयीं आणखी दोन श्लोक आहेत, ते असे: करावें. झाणजे विद्येमध्ये जो सर्वांपेक्षां उत्कर्प "केणत्याही प्राणयाशी श्रवणाला सुख देतील संपादन केलेला असेल त्याजवर, ब्रह्मांनी अशाच प्रकाराचीं भाषणे प्रेमानें करावीं. पीडा आचरण केलेल्या याजन, अध्यापन, प्रतिग्रह हा देणे, प्रतिबंध करणे, कठेश्यणा, तिरस्कार, वृत्तीच्या योगानें, किंवा पर्वतादिकांवर असणाऱ्या अभिमान व दंभ ही सर्व नियंत्रित होत. हिसेचा रत्नादिकांच्या खाणीपासून द्रव्यसंपादन करून व क्रोधाचा त्याग आणि सन्याचें अवलंबन हें अथवा हव्य, कव्य, नियम यांचे वारंवार प्रत्येक आश्रमांतील तप होय." तसेच हा आश्र-आचरण करून व देवताप्रसाद यांच्या योगानें मामध्ये पुण्यमाला, अलंकार, वस्त्रे, अभ्यंग द्रव्य मिळवून गृहस्थ्यानें गृहस्थ्याश्रम चालविला इत्यादिकांचा संदेव उपभोग घेतां येतो; अवण-पाहिजे. कारण, तो सर्व आश्रमांचे मृळ आहे. सुखदायक अशीं गायनें व वायें एकावयास गुरुगृहामध्ये वास्तव्य करणारे ब्रह्मचारी, सर्व-सांपडतात; नेत्रांना सुख देणारीं नुस्यें पहाव-संगपरित्याग केलेले संन्यासी आणि ब्रत, यास सांपडतात; भक्ष्य, भोज्य, लेह्य, पेय आणि चोब्य अशा पांच प्रकारच्या व प्रत्येकी अनेक प्रकार असलेल्या भक्ष्य द्रव्यांचा आस्वाद मिळतो; आपणांला अभीष्ट असेल त्या प्रकारचा निहार केल्यामुळे संतोषही मिळतो व कामसुखाचीही प्राप्ति होते. हा गृहस्थ्याश्रम आचरित असतां धर्म, अर्थ व काम हा तीन पुरुषार्थांची निष्पत्ति होते; व त्याला इहलोकीं सुख मिळून पुढे सद्गति प्राप्त होते. जो गृहस्थ्याश्रमी पुरुष मार्गवर पडलेले धान्याचे कण संपादन करून त्यांजवर उपजीविका करितो, व स्वधर्माचरणामध्ये आसक्त होऊन काम-

आहे: “अतिथि निराश होऊन ज्याच्या गृहां-

गार्हस्थ्य हा दुसरा आश्रम होय. त्यांतील तन परत जातो, त्याला तो आपले पातक सर्व आचारांची लक्षणे आही स्पष्ट करून देतो व त्याचें पुण्य आपण धेऊ जातो.' सांगतो. समावर्तन झालेले, सदाचारासंपन्न आणि शिवाय, हा गृहस्थाश्रमामध्ये यज्ञकर्माच्या सहधर्माचरणाचें फल मिळावें अशी इच्छा योगानें दवता संतुष्ट होतात; आद्यादि क्रियांनी असलेले जे लोक, त्यांच्यासाठी गृहस्थाश्रम पितर तपि पावतात; विद्याभ्यास आणि वेदांत-सांगितला आहे. हा आश्रमामध्ये धर्म, अर्थ वाक्यांचे ऋवण व बोध हांच्या योगानें कृति आणि काम हा तीन पुरुषार्थांची प्राप्ति होते. संतोष पावतात; आणि प्रजोत्पादनाच्या योगे गृहस्थाश्रमी पुरुषानें ह्या त्रिवर्गाच्या सिद्धी-ब्रह्मदेवाचा संतोष होतो. हा गृहस्थाश्रमासाठी नियंत्रित कर्म न करितां द्रव्य संपादन विषयीं आणखी दोन लोक आहेत, ते असे: करावें. खणजे विद्येमध्ये जो सर्वांपेक्षां उत्कर्ष 'कोणत्याही प्राणयाशीं श्रवणाला सुख देतील संपादन केलेला असेल त्याजवर, ब्रह्मांनी अशाच प्रकारचीं भाषणे प्रेमानें करावीं. पीडा आचरण केलेल्या याजन, अध्यापन, प्रतिग्रह हा देणे, प्रतिबंध करणे, कठोरपणा, तिरस्कार, वृत्तींच्या योगानें, किंवा पर्वतादिकांवर असणाऱ्या अभिमान व दंभ हीं सर्व नियंत्रित होत. हिसेचा रत्नादिकांच्या खाणीपासून द्रव्यसंपादन करून व क्रोधाचा त्याग आणि सत्याचे अवलंबन हें अथवा हव्य, कव्य, नियम यांचे वारंवार प्रत्येक आश्रमांतील तप होय.' तसेच हा आश्रमाचरण करून व दवताप्रसाद यांच्या योगाने मामध्ये पुण्यमाला, अलंकार, वस्त्रे, अभ्यंग द्रव्य मिळवून गृहस्थानें गृहस्थाश्रम चालविला इत्यादिकांचा सैद्ध उपभोग घेतां येतो; श्रवण-पाहिजे. कारण, तो सर्व आश्रमांनें मूळ आहे. सुखदायक अशीं गायने व वायें प्रकावयास गृहगृहामध्ये वास्तव्य करणारे ब्रह्मचारी, सर्व-सांपडतात: नेत्रांना सुख देणारीं नस्तें पहाव-संगपरित्याग केलेले संन्यासी आणि व्रत, यास सांपडतात: भक्ष्य, मोज्य, लेद्य, पेय नियम, धर्म यांचे संकल्पपूर्वक आचरण करणारे जे इतरही लोक त्यांना हा आश्रमापासूनच भिक्षा वैरे मिळत असते. वानप्रस्थानाहीं ह्याच आश्रमाकडून द्रव्य मिळते. हे सत्पुरुष प्राय: पर्यकारक असे उक्तुष्ट अनुभवण करीत असतात, अध्ययनामध्ये मग्न होऊन राहिलेले असतात, आणि तीर्थयात्रा व देशदर्शन हांसाठीं पृथ्वीवर फिरत असतात. ते येतांच त्यांना उत्थापन द्यावें, त्यांच्या समीप जाऊन नमस्कार करावा, त्यांच्याशीं मात्सर्य-शून्य असे भाषण करावें, आणि त्यांना सुख होईन्त शरण प्रवासात असत शरणा व ऐक्यात

१ अतिथिर्यस्य भग्नाशो गद्यात्प्रतिनिवर्तते ।

स दत्त्वा दुष्कृतं तस्य पुण्यमादाय गच्छति ॥

सुखविषयीच्या व्यापारांचा त्याग करितो, केवळ सत्त्वगुणाच्याच जोरावर शरीर धारण त्याला स्वर्गप्राप्ति होणे मुळीचं कठीण नाही. करितात. हा आचरणांचा विधि ब्रह्मीनीं

सांगितला आहे. जो मनुष्य हा विधीचे आचरण

अध्याय एकशे व्याणवावा. करितो तो अभीप्रमाणे आपले सर्व देष दग्ध करून याकितो व दुष्प्राप्य असेही लोक जिंकितो.

—००—

वानप्रस्थाश्रमवर्णन.

भृगु ह्याणतात:— वानप्रस्थाश्रमांतील लोक- आता चतुर्थाश्रमी लोकांचा आचार सांगा- ही मृग, महिष, वराह, व्याघ्र इत्यादि श्वापदां- वयाचा. तो असा:—अग्नि, धन, स्त्री आणि इतरही नीं युक्त असणाऱ्या निर्जन अशा अरण्यांत परिवारह्यांचा त्याग करून व विषयासकीविष- तपश्र्या करीत राहतात; आणि धर्माच्या यीचें प्रम झुगारून दंडन हे संन्यास धेत असतात. अनुरोधामुळे पवित्र अशीं तीर्थ व नदीप्रवाह ह्यां- संन्याशांना मातीचे टेंकळ, पापाण आणि सोने जवर संचार करीत असतात. त्यांनी ग्राम्य यांची योग्यता सारख्याची असत. धर्म, अर्थ आणि वस्त्रांचा, आहाराचा व उपभोग्य दम्नांचा त्याग काम हा तीन पुस्तार्थावर त्यांची बुद्धि केलेला असतो; ते अरण्यांतील फळे, मूळे, जडत नाही. ते शत्रु, मित्र आणि उदासीन हा औषधि व पवं त्यांचा परिमित, नियमित व सर्वांस सारख्याच दृष्टीने पाहतात. स्थावर, थक करून सोडुणारा असा आहार करितात; जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्दिन हा यांमि हेच त्यांचे आसन; वालुका, वाळुच्या प्राणिवर्गाचा ते क्रियेने, वाणीने अथवा मनाने- कणांनी युक्त असलर्ला मृत्तिका अथवा जीत ही द्वेष करीत नाहीत. ते कोटेही कायमचे पुढील खडे आहेत अशी वाळू हीच त्यांची वास्तव्य न करितां पर्वत, वाळूवरै, वृक्षमूल- शय्या होय; ते वस्त्रापवर्जी काश, दर्भ, प्रदेश आणि देवमंदिरं द्यांमध्ये संचार करीत कृष्णाजिने अथवा वल्कलं ह्यांनीच आपले शरीर असून वास्तव्य करण्यासाठी शहरांत अथवा आच्छादित करितात; मस्तक आणि शरीराचा खेड्यांत जातात. शहरांत गेल्यास पराकाष्ठा कोणताही इतर भाग ह्यांजवरील केश व शमशु पांच दिवस व खेड्यांत एकच दिवस राहतात; ते काढीत नाहीत; ते नियमित वेळीं म्नान करि- व प्राणयात्रेसाठीं (अन्नासाठीं) पवित्र कर्म करण्यातात; बलिप्रदान आणि होम ह्यांच्या अनुष्ठा- या अशाच ब्राह्मणांच्या घरीं जातात. तेथेही नाच्या कालांते केवळाही अंतर पडू दत नाहीत; न मागतांते पात्रांत पडेल तेवढीची मिक्षा ग्रहण समिधा, दर्भ आणि पुष्टे आणणे व निवडून करून तिजवर निर्वाह करितात. तसेच ते काम, स्वच्छ करणं ह्यांतच ते विश्रांती घेतात; त्यांच्या क्रोध, गर्व, लोभ, मोह, दंन्य, दांभिकपणा, शरीराची त्वचा शीत, उष्ण, वृष्टि आणि वायु परनिंदा, अहंकार आणि हिंसा ह्यांपासून ह्यांच्या अत्यंत संपर्काने भग्न होऊन गेलेलीअसते; निवत्त ज्ञालेले असतात. ह्याविषयीं शोकही अनेक प्रकारच्या नियमांचे व त्रतांचे अनुष्ठान आहेत. ते अस: “जो मुनि सर्व भूतंना अभय केल्यामुळे त्यांच्या शरीरांतील रक्त आटून देऊन संचार करितो, त्यांच्यापासून कोणत्याही गेलेले असते व मांसाही शुष्क होऊन गेलेले भूताला (प्राण्याला) कचित् देखील भय उत्पन्न असते, ह्यामुळे ते केवळ अस्थिमात्रेष व होऊन होत नाही. जो ब्राह्मण, आपल्या शरी- राहिलेले असतात; आणि इत्रियनियहनिष्ठ असून राचे ठिकाणीच अशिहोत्राची प्रतिष्ठापना करून

मुखरस्ती कुङ्डामध्ये शरीरस्थ अभीति भिक्षा-कालीं अविनाशी असा आत्मा दृष्टिगोचर वृत्तीनि मिळविलेल्या अन्नरस्ती हवनाचा होम होतो व त्या वेळी त्यांचे प्रेर्वर्यही प्रकट होते. करितो, त्याला अशिचयन करणाऱ्या लोकांस द्या परमात्मरस्ती लोकामध्ये प्रविष्ट झालेल्या मिळणाऱ्या लोकांची प्राप्ति होते. जो मनुष्य मनुष्याला व्याधि स्पर्शही करू शकत नाहीत. अंतःकरणांत उत्कृष्ट प्रकारची इच्छा करून व त्याच्या दृष्टीने आत्मव्यातिरिक्त वस्तुच नसल्या-विषयासक्तिरस्ती बंधनापासून बुद्धीला निवृत्त मुळे स्त्रिया वैगेरे बाह्य पदार्थविषयीचा करून यथाविधि मोक्षधर्मांचे आचरण करितो, लोभ त्यास उत्पन्न होत नाही. कामी पुरुष त्याला अत्यंत शांत आणि इंधनशृण्य अशा ज्याप्रमाणे स्त्रियांचे ठिकाणीं रममाण होऊन अभीप्रमाणे देवीप्रियमान असणाऱ्या ब्रह्मलोकीं राहतात, त्याप्रमाणे तो परमात्म्याचेच ठारीं रत वास करावयास मिळतो; अर्थात् परमात्मस्वरस्तीं होतो. त्या ठिकाणीं मुळीं भेदच नसल्यामुळे लीन व्हावयास सांपडते.”

परस्परांपासून घडणारा बंध होत नाही. त्याला

भरद्वाज झाणतात:-हा जो द्या लोकाहून इच्छामांवेकरून हव्या त्या वस्तुची प्राप्ति होते, भिन्न असा परमात्मरस्ती परलोक तो केवळ एक- तथापि त्याजविषयीं आश्रव्य वाढत नाहीं. यांत मात्र येतो; त्याचा साक्षात्कार होऊं शकत तेथें असत्यरस्ती अधर्मांचा संपर्कही नसतो व नाहीं. तो लोक जाणण्याची माझी इच्छा परमात्म्याविषयीं कोणत्याही प्रकारचा संशय आहे. यास्तव आपण कृपा करून त्यासंबं- रहात नाहीं. योगांचे आत्मसाक्षात्काररस्ती धाची माहिती सांगा.

फल त्या ठिकाणीं प्रत्यक्ष मिळते. द्या भ्रमध्य-

भुगु म्हणतात:-आत्मसाक्षात्कारांचे स्थान प्रदेशीं धारणा करणारेही किंत्येक योगी असल्यामुळे अत्यंत उत्कृष्ट, रमणीयतादि सर्व उत्कृष्ट अन्नपान, आसने, मंदिर आणि साधागृणांनी संपन्न आणि अतिशय पृण्याच्या योगाने रण गृहं यांचा अवलंब करितात; व सुवर्णप्राप्त होणारे जें नासिकेच्या मूळाशी असलेले दिकाच्या अलंकारांनी शरीर विभूषित करून भ्रमध्यरस्ती स्थान, तेथेच पापसंपर्कशृण्य, सर्व प्रकारच्या वासनांच्या तावडीत सांपड-संत्यंसकल्प आणि स्पृहणीय असा परमात्म- तात; आणि त्यामुळेच त्यांना संसारचक्रांत रस्ती परलोक वास्तव्य करीत असतो. पाप- पिरक्या घालाऱ्या लागतात. काहीं योगी कर्माचा संपर्क नसलेले, शुचिर्भूत, अत्यंत निर्मल आपल्या सर्व वासनांचा परमात्म्याचेच ठिकाणीं आणि लोभमोहांचा त्याग केलेले लोक तेथें लय करणे योग्य समजतात. पण हें कार्य गेले ह्याणजे त्यांस कोणत्याही प्रकारची पीडा करण्यांत किंत्येकांना अत्यंत क्लेश वाढतात. होत नाही. तो दंश स्वर्गतुल्य अर्थात् केवळ व्यासनारादादि किंत्येक योगी केवळ योग-सुखरस्ती असून त्याचे ठारीं उत्कृष्ट असे धर्मनिष्ठ असतात. दुसरे किंत्येक बाह्य वस्तूच्या गुण आहेत. हा भ्रमध्यप्रदेशांतच समाधि- ठिकाणीं आसक्त झाल्यामुळे परमात्मप्राप्ति-

१ हा सर्व विचार वेदांत आणि तंत्र द्या दोन शास्त्रांच्या अनुरोधाने केलेला आहे. परमात्मप्राप्तीसाठी भ्रमध्याचे ठिकाणीच धारणा करावो लागते, द्यामुळे भ्रमध्य इंच परमात्म्याचे स्थान असें झाटले असावे असे दिसते.

विमुख व म्हणूनच आत्मवेचन करणारे असतात. हा मुळेच त्यांच्या पृण्यरस्ती द्रव्याचा क्षय होतो व त्या योगाने ते दुःखी बनतात. धर्मनिष्ठ योगी मात्र सदैव सुखीच असतात. कारण त्यांच्या पृण्याचा क्षय झालेला नसतो.

आत्मवंचन करणाऱ्या लोकांना इहलोकीं श्रम, संसारांतच घिरव्या घालीत रहावें लागतें. भीति, मोह, तीव्र क्षुधा आणि द्रव्यलोभ त्यांना परमात्मप्राप्ति न झाल्यामुळे ते अमृद्य-हांचा संबंध जडतो आणि त्या योगानेच हे प्रदेशरूपी उत्तरादिशेप्रत पोहोचत नाहीत. अज्ञ लोक मोहाच्या फेण्यांत सांपडतात. ह्या ज्यांनीं आपलीं काया, वाचा आणि मन हीं लोकामध्ये धर्मार्थम् आचरण करणाऱ्या लोकांच्या परब्रह्माचेच ठिकाणीं जडविलीं आहेत, व जे अनेक प्रकारच्या वृत्ति आहेत. धर्म आणि शमदमादि नियमांचे आचरण करून गुरुची अर्धम् ह्या उभयतांच्याही स्वरूपांचे ज्याला उपासना करितात, त्याच विवेकशक्तिसंपन्न ज्ञान होतें, त्या सुज्ञ पुरुषाला पातकाचा स्पर्शी पुरुषांना निर्गुण ब्रह्माभीचे द्वार जें सगुण घडत नाहीं. दांभिकपणा, वंचकता, चौर्य, ब्रह्म त्याचे ज्ञान होतें. ह्याप्रमाणे हा वेद-परनिंदा, असूया, परपीडा, हिंसा, दृष्टपणा प्रकाशित धर्म मीं तुला सक्षेपाने कथन केला आणि असत्य हांचे अवलंबन करणाऱ्या योग्यांचे आहे. हे धर्म आणि अर्धम् ज्याला समजतात तप क्षीण होऊन जातें: आणि जो ज्ञानसंपन्न तोच खरा बुद्धिमान् होय.

पुरुष हांचे अवलंबन करीत नाहीं त्याच्या भीष्म म्हणतात:-राजा, ह्याप्रमाणे भूगंनीं तपाची अभिवृद्धि होते. धर्म आणि सांगितल्यानंतर, त्या प्रतापशाळी परमधर्मनिष्ठ अर्धम् एतद्वूपी जीं कर्म त्यांसंबंधाचे अनेक प्रका-भरद्वाजानें भूगु मुनींचे पूजन केले. अस्तु; हे रचे विचार इहलोकीच करावयाचे असतात. महाज्ञानसंपन्न राजा, ह्याप्रमाणे मी तुला कारण इहलोक हीच कर्मभूमि आहे. येथे जगताच्या उत्पत्तिस्थानासंवेदाची सर्वही शुभाशुभ कर्म केलें ह्यांजे तदनुसृफल मिळतें. माहिती सांगितली. आतां आणखी काय ऐक-अर्थात् शुभ कर्म केले ह्यांजे शुभ फल प्राप्त्याची तुझी इच्छा आहे?

होतें व अशुभ कर्म केले असतां अशुभ फल

मिळतें. ह्या लोकामध्येन पूर्वी, तप इट अस-
लेल्या शुचिर्भूत अशा ब्रह्मादि देवता व क्रप्यादि

गण हांनीं याग केल्यामुळे त्यांस ब्रह्मलोक-

अध्याय एकशें त्र्याणवावा.

—३०—

सदाचारवर्णन.

प्राप्ति ज्ञाली. इहलोकीं वास्तव्य करून आत्म-युविधिश्च द्वाणतोः—हे धर्मज्ञ आणि निष्पाप ज्ञानसंपादनस्त्वी पृथ्य करणारे जे लोक तेच पितामह, आपल्या मूर्यांनुन आचारविनि सर्वांहून अन्यंत पवित्र, शुभकारक आणि उत्कृष्ट श्रवण करगवा अशी माझी इच्छा आहे. आपण अशा अमृद्यरूपी प्रदेशांत परब्रह्माच्या रूपांने सर्वं ज्ञ आहां अशी माझी समजत आहे.

प्रकट होतात, अर्थात् परमात्मस्वरूपी बनतात. भीष्म ह्याणतात:—दुरुचारी, दुर्कृमं कर-पण तसें घडण्यास त्यांना योगनिष्ठ बनावें णार, दुर्बुद्धि आणि साहसप्रिय असे जे लोक लागतें. ह्याविरुद्ध वागणारे लोक कांहीं त्यांना दुर्जन असें म्हणतात. सदाचारसंप-अत्यायुषीं बनतात व कांहीं तिर्यग्योनमिद्यं ज्ञाता हें सज्जनार्चे लक्षण आहे. राजमार्ग-उत्पन्न होऊन ह्या भूतलावर नाश पावतात. मध्ये अथवा सभोवावर गाई असतां मध्यमाणीं ते मोह आणि लोभ हांनीं व्याप ज्ञाले असल्या-जे लोक मूत्रपुरीपोत्सर्ग करीत नाहीत, ते मुळे परस्परांस गिळंकृत करण्याच्या कामीं शुभ होते. मूत्रपुरीपोत्सर्ग केल्यानंतर, आवश्यक गढून गेलेले असतात व त्यामुळे त्यांना ह्या तेवढा पादप्रक्षालनादि शुचिर्भूतपणा संपादन

करणारा विधि करावा; नंतर आचमन करून व नर्वे खाणारा, संदैव उच्छिष्ट असणारा नदीमध्ये स्नान करावें; आणि मग देवतांचे आणि चंचलवृत्तीचा जो मनुष्य त्याला दीर्घी-तर्पण करावें. हा मनुष्यांचा धर्म होय असें युज्ञाची प्राप्ति होत नाही. मांसभक्षणापासून सांगितलेले आहे. सूर्योदयकाळीं झांप घेऊ निवृत्त झालेल्या मनुष्यांने अर्धर्युने संस्कार नये; संदैव सूर्योपासना करावी; सायंसंध्या केलेले असेही मांस भक्षण करू नये व श्राद्धावशिष्ट आणि प्रातःसंध्या त्या काळीं गाथत्रीजप करावा; वांचून मांस भक्षण करू नये व श्राद्धावशिष्ट आणि आपआपल्या गृह्यसूत्रांत सांगितलेल्या असेही मांस भक्षण करू नये. आपल्या देशात मंत्रांनी दोनही संध्यांचे उपस्थान करावें. असो वा परदेशात असो, अतिथीस केंव्हांही भोजनकाळीं हात, पाय व तोड हीं ओलीं उपवासी ठेवू नये. भिक्षा वैरंगंच्या योगांने असावीं; आणि पूर्वकडे तांड करून मीन धारण मिळालेले अन्न गुरुंस अर्पण करावें. वडिलांना करून भोजन करावें. अन्नाची निंदा करू नये. आसन घावे. त्यांना प्रणाम करावा. वडील मिट असो अथवा तसें नसो, तं तसेच भक्षण मनुष्यांचा बहुमान केला असतां आयुष्य, कीर्ति करावें. मंजनाच्या शेवटीं उत्तरापाशन घेऊन आणि संपत्ति यांची प्राप्ति हेते. उदय पावत उठावें. रात्री शशन करण्याच्या वेळीं पाय असलेल्या सूर्यांचे व नर्म अशा परस्तीचे अव-ओले ठेवू नयेत. हें आचाराचे लक्षण होय लेकन करू नये. धर्माशीं अविरुद्ध असेच असें देवविं नारदांनीं सांगितले आहे. शुचि-भैथुन करावें व तेही एकांतांत करावें. गुरु-भूत असा प्रदेश, वृत्तम, देवतुल्य असें घेन्याचे जनांचे हृदय हें प्रत्यक्ष तर्धिच होय. अशीचा वस्तिस्थान, चतुष्पथ (चहाडा), धार्मिक अन्तर्भाग संदैव पवित्र असतो. शिष्टजनांनी ब्राह्मण आणि देवमंदिर त्यांस नेहमीं प्रद-केलेले प्रत्येक कर्म प्रशंसनीयच असून वाल-क्षिणा वालून जावे. आपण ज्या प्रकारचे भोजन कांचा स्पर्श हा नेहमीं पवित्रिच असतो. परिकरावयाचे त्याच प्रकारचे भोजन अतिथि, सर्व चित मनुष्याची गांठ पडली असतां प्रत्येकं सेवक आणि आम-इष्ट हांना वालणे प्रशस्त वेळीं कुशलप्रश करीत असावें. ब्राह्मणांना होय. मनुष्यांनी सकाळीं आणि संध्याकाळीं सकाळ-संध्याकाळ वंदन करावें. देवमन्दिरांत, असें दोनच वेळ भोजन करावें असें वेदांत श्रोतस्मार्त कर्माच्या अनुष्ठानसमयीं, अध्ययन-सांगितलेले आहे; मध्यतरीं भोजन करू नये. काळीं आणि भोजनाच्या वेळीं सव्य केलेले अशा रीतीने वागले असतां उपवास केल्याचे असावे. सकाळ-सायंकाळ यथाविधि ब्राह्म-त्रेय मिळते. तसेच होमकाळीं होम करणारा णाऱ्ये पूजन करणे हें व्यापार आणि रोती व ऋतुकाळीं स्त्रीगमन करणारा व परस्तीसंपर्क-हांच्याप्रमाणे प्रत्यक्ष फलदायक असून त्याच्या वजित असा जो पुरुष असेल, त्याला ब्रह्म-योगांने धान्याची समृद्धि आणि उपभोग्य चर्यांचे फल मिळते. ब्राह्मणांनी भोजन करून १ यज्ञांत मांसभक्षण विहित आहे. अशा प्रकारचा अवशिष्ट राहणारें जें अन्न तें विधात्याने निर्माण विधि ज्याविधीं नसेल तं मांस भक्षण करू नये. केलेले केवळ अमृत अथवा मातेचे हृदयच २ उपभोगावांचून अन्य काळीं स्वखोचेही होय. जे सत्पुरुष ह्या अमृतांचे रोदन करितात नग्न स्थिरीत अबलोकन निषिद्ध आहे असे 'न त्यांना परमात्मप्राप्ति होते. निष्कारण देंकळे नग्ना क्षियमीक्षितात्यन्यत्र मैथुनात.' ह्या सूत्रावरून फोडीत राहणारा, नखांनी गवत कुरुतुडणारा चिद आहे.

वस्तुची प्राप्ति होते. ब्राह्मणांच्या पूजनाचा शास्त्राविरुद्ध वर्तन करीत असल्यामुळे पाप प्रकार असा:—भोजन दिल्यानंतर ब्राह्मणांस आपोआपच त्याजकडे येते. ज्याप्रमाणे राहु ‘संपन्न? ’ (झाले ना?) असा प्रश्न हा (ग्रासावयासाठी) चंद्रासन्निध येतो, त्याकरावा; (व ब्राह्मणांनी ‘सुसंपन्नं-ठीक झाले’ प्रमाणेच पापकर्मी अनमिज्ञ पुरुषासन्निध असे उत्तर यावे.) जल दिले असतां ‘तर्पण? येऊन ठेपते. आशेखोरपणाने द्रव्याचा संचय (तुमिजनक आहे काय?) ’ असा प्रश्न केल्यास त्याचा उपभोग घेणे कठीण जाते. करावा. तसेच खीर, आटवल आणि सिंचडी असा संचय करणे सूजनांस प्रशस्त वाढत ह्यापैकी कांही वाढले अससां ‘ सुश्रृतम् ? नाहीं. कारण अशा रीतीने संचय करून उप- (चांगले शिजले आहे काय?) ’ असा प्रश्न भोग घेईपर्यंत कांही मृत्यु वाट पहात रहात करावा. १८शतकर्म केल्यानंतर, शिकल्यानंतर, नसतो. कोणत्याही प्राण्यान धर्म हा अंतःकस्तान केल्यानंतर आणि भोजन शाल्यानंतर रणपूर्वकच केला पाहिजे असे विद्वान् लोकांनी नमस्कारादिकांच्या योगाने ब्राह्मणांस संतुष्ट सांगितलेले आहे. ह्यास्तव प्रत्येक प्राण्याचे करणे हें व्याधिग्रस्त अशाही मनुष्याच्या कल्याण करणे तें मनःपूर्वकच करावे. धर्माचरण आयुष्याची अभिवृद्धि करणारे आहे. सूर्यमि. एकव्यानेच करावे, त्याला साहाय्याची अपेक्षा मुख होऊन केंव्हाही मूत्रोत्सर्ग करू नये. नाहीं. साहाय्याची अपेक्षा नाहीं असा विधि आपला मल आपण अवलोकन करू नये. असला तर तेथे साहाय्यकर्ता तीव्र काय कर-स्त्रीरी एक शय्येवर शयन आणि स्त्रीच्या णार? धर्म हाच मनुष्याच्या उत्पत्तीस आणि संगतीं बसून भोजन करणे हीं वर्ज्य करावीं. प्रलयास कारणीभूत आहे. स्वर्गीमध्ये देवतांना वडील मनुष्यांस केव्हाही एकेरी बोलू नये व प्राप होणाऱ्या अमृतासही धर्म हाच कारणी-त्याचें नांव घेऊ नये. लहानांचे नांव घेणे भूत आहे. धर्माचरण करणाऱ्या लोकांस पर-अथवा त्यांस एकेरी बोलणे ह्यांत मात्र दोष लोकीं निरंतर सुखप्राप्ति होते.

नाहीं. दुराचारी पुरुष जे पाप करितात ते त्यांचे हृदय त्यांना संगत असते. बुद्धिपुरःसर पातक करून जर तें पूज्य पुरुषांपूर्वे गुप्त ठेविले तर विनाशास कारणीभूत होते. ज्याला शास्त्राची विशेषशी माहिती नाहीं असा पुरुष बुद्धिपुरःसर केलेलेही पातक गुप्तच ठेवितो; पण जरी तें मनुष्याचा दृष्टोत्पत्तीस आले नाहीं, तरी देवांना तें पातक दिसत असते. पापी मनुष्याने पाप गुप्त ठेवले तर त्यापासून पातकाकडेच प्रवृत्ति होऊ लागते; व धार्मिक मनुष्याने धर्म आचरण केला हणजे त्याची धर्मांकडेच प्रवृत्ति होते. मनुष्य मोहग्रस्त श्वाश्यामुळे त्याला आपण केलेल्या पातकाचे स्मरण रहात नाहीं; तथापि, तो

अध्याय एकशे चौच्याण्णवावा.

—०:—

सत्त्वादिगुणलक्षणवर्णन.

युधिष्ठिर म्हणाला:—पितामह, मनुष्यांनी आचरण करावयाच्या ज्यां योगधर्मसंबंधाने

१ येथे मूळांत ‘अध्यात्म’ असा शब्द असून त्याचा अर्थ आत्मासंबंधी शास्त्रादिक असा आहे. आत्मा त्वा शब्दाचे अर्थ शरीर, मन व जीव इ.. आहेत. तथापि ईकाकारांनी त्याचा अर्थ मन असा घेतला आहे व मनासंबंधाचे शास्त्र झाणजे योगधर्मच होय अशा आदायाने अध्यात्म शब्दाचा अर्थ योगधर्म असा केलेला आहे व तोच आझां-ही घेतलेला आहे.

शास्त्रांत विचार केलेला आहे, त्या योग-द्विय हें शरीरगत जल होय. आघाण कराव-र्धमार्चे स्वरूप आणि विधि हीं मला कथन याचे पदार्थ, ब्राणन्दिय आणि शरीर हे करा. तसेच, हे ब्रह्मनिष्ठ, हे चराचर विश्व शरीरगत पृथक्कीचे भेद आहेत. हाप्रमाणे शरीराकोठून निर्माण झाले, व त्याचा प्रलय कशा मध्येही पांच महाभूते असून मन हें सहाने प्रकारे होतो, हेही मला सांगा.

आहे. हे भरतकुलोत्पन्ना, इंद्रिये आणि मन हीं

भीष्म म्हणाले: —हे पृथग्पृत्रा युधिष्ठिरा, ज्ञानार्थी द्वारे असून हा सहांखेरीज बुद्धि ज्ञा अध्यात्मा-(योगधर्म-) संबंधाने तु मला आणि क्षेत्रज्ञ (जीव) हे दोन पदार्थही हा प्रथ करीत आहेस, त्याचे मी तुला विवरण शरीरामध्ये आहेत. चक्षुरादिक पांच इंद्रिये करून सांगतो. हा योगधर्म अत्यंत श्रेयस्कर आपआपल्या विषयाचे ग्रहण करितात; मन व सुखजनक आहे. हा योगधर्म आचार्यांनी हें त्या विषयांसंबंधाने संशय प्रदर्शित करिते; प्रदर्शित केलेला असून हांत सृष्टि आणि प्रलय बुद्धि त्यासंबंधाने निश्चय करिते; आणि क्षेत्रज्ञ हांसंबंधीचाही विचार आहे. हा योगधर्माचे हा हा सर्वांस साक्षिभूत असतो. हें साक्षिभूत ज्ञान झाले असतां मनुष्याला ऐहिक सुखाची चेतन्या पादतलापासून मस्तकापर्यंतचा शरीराव परब्रह्मस्वरूपाचीही प्राप्ति होतात. हा योगधर्म सर्व प्राण्यांस मात्मस्वरूपी असल्यामुळे) हा चेतन्यानेच हितकारक आहे. असु; पृथिवी, वायु, आकाश, आकाशाच्या उदरांत असलेले हें सर्व विश्व जल आणि तेज हीं पंचमहाभूते असून सर्व व्याप करून सोडिलेले आहे. शरीरगत सर्व प्राण्यांची उत्पत्ति हांच्याच पिकाणी होतो. तसेच स्तम्भोरुपी *अर्थात् त्रिगुणात्मक आहेत हें समद्रांतून निधाणाच्या लाटांप्रमाणे हीं महाभूते मनुष्यांनी पूर्णपणे लक्षात ठेवावे. त्रिगुणात्मक प्राण्यांमधून निघून, जेथून तीं निर्माण झालीं अरी प्रकृति हीच पंचमहाभूते व सर्व प्राणी त्याच ठिकाणीं जाऊन पुनःपुनः लीन होतात. हांच्या उत्तरीचे व प्रलयाचे स्थान आहे असे ज्याप्रमाणे कासव आपले अवयव पसरते व विचारपूर्वक आलोचन केले, म्हणजे हलू हलू पसरलेले पुनः आखडून घेते, त्याचप्रमाणे वैराग्य आणि विवेक हांची बुद्धि होऊन मनु-जीवात्मा आपण महाभूते निर्माण करून आप-प्राप्त उत्कृष्ट अशा शान्तिसुखाची प्राप्ति होते. णच त्यांचा संहारही करितो. ईश्वरानें प्रत्येक सत्त्वादि तीन गुण हेच बुद्धीला वारंवार विषय-शरीरामध्ये पंचमहाभूते ठेवलेलीच आहेत. अर्थात् विषयही बुद्धिच परंतु जीवात्म्यास—त्याचा जीवत्वाभिमान नष्ट असून पंचमहाभूते, इंद्रिये आणि मन ही होई तोपर्यंत—त्या शरीरगत पंचमहाभूतांच्या भेदाचे ज्ञान होत नाही. शब्द, श्रवणेन्द्रिय सानिध्य नसेल त्या वेळीं हांचे अस्तित्व आणि पोकळी हें शरीरगत आकाश होय. नसते. बुद्धीचे अस्तित्वच नसेल तर स्पर्श, त्वगिन्द्रिय आणि चलनवलनादि व्यापार हीं इंद्रिये आणि पंचमहाभूते असणार कोठून! हा शरीरगत वायु होय. रूप, चक्षुरिन्द्रिय बुद्धी आस्तित्वांत आली ह्याणजेच सर्व पदार्थ आणि अन्नपचनास कारणीभूत असलेला अग्नि आस्तित्वांत येतात व ती नष्ट झाली ह्याणजे हें शरीरगत तेज होय. रस, घर्म आणि रसने-नाश पावतात, ह्याणनंच हें सर्व चराचर विश्व

बुद्धिमयच आहे असे वेदांत सांगितलेले आहे. तांही त्यांना अतिक्रमण करून राहिलेला असतो, ही बुद्धि ज्या द्वारानें पदार्थ अवलोकन करिते त्याप्रमाणेच मनाशीं संलग्न होऊन राहणारी त्यास चक्षु असे हाणतात; ज्याच्या योगानें व हा पूर्वोक्त तीन अवस्थांनी युक्त असणारी शब्द श्रवण करिते ते श्रोत्र (श्रवणेद्रिय) होय; ही बुद्धि त्रिगुणात्मक असूनही तीन गुणांना ज्याच्या योगाने गंधाचे अवघाण करिते ते अतिक्रमण करून राहिलेली असते, योप्रमाणे ही ग्राणेद्रिय होय; ज्याच्या योगाने हिला रस- सुखदुःखादिकांना अथवा गुणत्रयाला अतिक्रमण ज्ञान होते ते रसनेद्रिय होय; व त्वागिन्द्रियाच्या करून राहिलेली असते. हाप्रमाणे ही बुद्धि द्वारानें बुद्धि स्पृश्याचा अनुभव घेते. वस्तुतः जरी गुणत्रयास अतिक्रमण करून लीन श्रवणादि इंद्रिये, त्याचे विषय आणि त्यांचा ज्ञालेली असली, तरी ती अंतःकरणामध्ये सूक्ष्म अनुभव वेणारी हीं सर्व एकत्र आहेत. कारण रूपाने वास्तव्य करीत असते हीं गोष्ट आजिला जीव अशी दुसरी एक संज्ञा आहे अशी त्याच्या अनुभवकालची आहे. तो अनुभव चैतन्याच्या आभासाने युक्त असणारी जी घेऊन समाधिप्रभूतींची निवृत्ति ज्ञाली व बुद्धि तीच एकदम त्या त्या रूपाने विकृत होऊन बुद्धि प्रवृत्ति होते; व त्याच्या योगाने बुद्धीलाही कोणत्याही विषयाची इच्छा करीत असते पुनरपि पूर्वस्थिति प्राप्त होते. हाप्रमाणे रजो-त्यास मन असे हाणतात. ज्यांना इंद्रिये असे गुणाच्या योगाने बुद्धि (स्मृत रूपाने) आस्ति-हाणतात व ज्यांचे विषय निरनिराळे आहेत त्वांत आली हाणजे प्राण्यामध्ये वास्तव्य कर-अशीं तीं पांच बुद्धीचीं विषयप्रकाशनाचीं द्वारे ? हांचे स्पष्टीकरण टीकाकारानों असे केलेले आहेत; व हा सर्वावर अतीन्द्रिय औरा परमा- आहे—त्याप्रमाणे समुद्रापासून उत्पन्न हाणाच्या त्याची सत्ता आहे. कारण, तो जरी कर्ता (कारण, सूर्याच्या किरणांनी आकर्षित केलेले नसला, तरी ज्याप्रमाणे लोहचुम्बक आपल्या समुद्रजल वृत्तिरूपाने पडते व त्या योगानेच नद्या केवळ सानिध्यानेच लोहामध्ये क्रिया उत्पन्न वाढू लागतात.) नद्या समुद्रांत येऊन भिठात्या करितो, त्याप्रमाणेच आपल्या केवळ सत्ता- अणजे त्यांच्या लाटांना समुद्राच्या लाटा आच्छामात्रानेच तो इंद्रिये चालवितो. पुरुषाच्या दित करितात, त्याचप्रमाणे बुद्धिजन्य जे देह, इंद्रिय-ठिकाणी वास्तव्य करणारी जी बुद्धि ती सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांनी व्यास केलेली विषय इत्यादि पदार्थ ते बुद्धीशीं संबंद्ह होऊन असते. हाणूनच एखादे वेळी (सत्त्वगुणविशिष्ट तिजमध्ये लीन होऊन गेले हाणजे, बुद्धि ही विषय इत्यादि पदार्थ ते बुद्धीशीं संस्कार-असेल त्या वेळीं) तिला सुख होते; एखादे तीत असे ज्ञाटलेले आहे. ज्याप्रमाणे प्रकाश घटावेळी (रजोगुणयुक्त असेल तेव्हां) ती लाही आहे व दीपालाही आहे, तथापि घटशानाच्या शोकग्रस्त होते; व एखादे वेळी (तमोगुणाने वेळी नेत्राला दुसऱ्या प्रकाशाची अपेक्षा असते व्यास असेल त्या ममयीं) तिला सुख अथवा दुःख हापैकीं कांहींच नसते. ज्याप्रमाणे सागर-गमिनी नद्यांना प्रचंड पूर आला असता समुद्र असाण नद्या एकरूप भासतात, तथापि तर- व दीपशानाच्या वेळी दुसऱ्या प्रकाशाची अपेक्षा नसते; अर्थात् ज्याप्रमाणे नेत्र आणि प्रकाश या दोहोच्या योगाने घटादि पदार्थ दृष्टिगोचर होतात, त्याप्रमाणेच निराभास जो जीव त्याच्या सानिध्यरूप साहाय्याच्या योगानेच सर्व पदार्थ शानविगंगांनी युक्त असणारा समुद्र नद्यांशीं संलग्न अस-

णान्या रागद्वेषादिस्तुपी दोषांच्या अनुरोधाने दुःख ह्यापैकीं कांहींच रहात नाहीं. कारण' शुद्ध सत्त्व (यथार्थ ज्ञान) आणि तम (विष- त्या वेळी केवळ मोहन असतो. ज्या पदार्थारीत ज्ञान) ह्यांची प्रवृत्ति होते. सुख हा च्या योगानें शरीरास अथवा अंतःकरणास सत्त्वगुण, शोक हा रजोगुण आणि मोह हा सुख हे ईल त्याला सत्त्वगुणात्मक असें ह्याणावे. तमोगुण असून ह्या जगतांतील सर्व पदार्थ तसेच जें शरीरास व अंतःकरणास दुःख देणारे ह्या विगुणांमध्येच गुरफटून गेलेले असतात. व आनंदाचा नाश करणारे असते, तें रजो-

हे भरतकुलोत्पन्ना, ह्याप्रमाणे मीं बुद्धीची गुणात्मक होय असें समजावे. ह्या रजोगुणासर्व स्थिति तुला स्पष्ट करून सांभितली. आतां पासून दुःखाची उत्पत्ति होते म्हणून गडबडून इंद्रियजयाचा विचार सांगतो. बुद्धिमान जाऊ नये; किंवृहुना तिकेड लक्षच देऊ मनुष्यानें इंद्रियांचाही जथ केलाच पाहिजे. सत्त्व, नये; तसेच जेथे निर्दुष्ट तरक आणि ज्ञान ह्यांचा रज आणि तम हे तीनही गुण सौदैव प्राण्यांचा प्रवेश नसतो व ज्याच्या योगानें कोणत्याही आश्रय करून असतात; ह्याणूनच, हे भरत-विषयाचे स्पष्ट ज्ञान होत नाहीं आणि जो कुलोत्पन्ना प्रयेक प्राण्याच्या ठिकाणीं सांच्विक, मोहाशीं संबद्ध झालेला असतो, तो तमोगुण राजस आणि तामस असा तीन प्रकारचा होय. इष्ट वस्तूच्या अवणापासून होणारा हर्ष, अनुभव दृष्टीस पडतो. सुखप्राप्ति हा सत्त्वाचा त्याच्या दर्शनाने होणारे समाधान, आणि व दुःखप्राप्ति हा रजाचा गुण होय. तमोगुणा-त्याच्या प्राप्तीने होणारे सुख हेव अंतःकरणाची चा प्रादुर्भाव झाला ह्याणजे मात्र सुख अथवा सुखकतानता ह्या सांच्विक गुणांची प्राप्ति मोळ्या 'बुद्धि आणि बुद्धिस्थ चैतन्य (चिदाभास) हीं उभयतां घटादि पदार्थांस व्याप करितात. त्यांपैकीं बुद्धीच्या योगाने घटविषयक अज्ञानाचा नाश होतो व चैतन्याच्या योगाने घटस्फुरण होते. (ज्ञान होते.) पण, आत्मज्ञानाच्या वेळी केवळ इत्यादि प्रकारची जीं तमोगुणाची अनेक लक्षणे उद्दिष्टतीचीच अपेक्षा असते; चिदाभासाच्या साहा- तीं दुर्भाग्यामुळेच प्राप्त होतात. मन हेव अप्राप्य याची जरूर नसते. कारण (दीपाप्रमाणे) हा अशाही विषयासंबंधाने आसक्तिठेवणारे, अनेक आत्मरूपी विषय (जेय पदार्थ) प्रकाशस्वरूपी विषयाचे ठिकाणीं एकदम जाऊन भिडणारे असते व प्रकाशज्ञानास इतर प्रकाशाची जरूर नसते. ज्याप्रमाणे निवळीची वी आणि पाण्यां- ज्याने उत्कृष्ट प्रकारे नियमन केले असेल तोच तील मळ हीं एकाच जातींची आहेत तरी निवळीच्या शीची पृष्ठ पाण्यांत पडली ह्याणजे पाण्यां. इहपरलोकीं सुख पावतो. ज्याप्रमाणे तपालेले तील मळ नष्ट करून आपणही नष्ट होते, त्याप्रमाणे बुद्धिवृत्तीच्या योगाने आत्मा ज्ञानविषय नाहीं, त्याप्रमाणेच बुद्धि आणि जीवात्मा साला ह्याणजे बुद्धि आपल्या जातीच्या इतर वृत्तींचा नाश करून स्वतःही लीन होऊन जाते. त्या वेळी तिचे आस्तित्व केवळ संस्कारस्वरूपाने असते. व ह्याणूनच ती सत्त्वादिजन्य जे सुख-दुःखादि विषय त्यांना अतिक्रमण करून राहिले असते.

परस्परांशीं सदैव संबद्ध शालेले असतात, आपल्या महिम्यानेच राहणारा आहे व बुद्धि ही त्याप्रमाणे बुद्धि आणि जीवात्मा ह्या उभयतां- अविद्यास्वरूपी असल्यामुळे मिथ्याभूतच आहे. चाही परस्परांशीं संबंध असतो. ह्याप्रमाणे जरी अर्थात् कोणासच आश्रयाची जरूर नाही. ते उभयतां परस्परांशीं संलग्न शालेले असले बुद्धिसच्च हें मनाला प्रकाशित करीत असते, पण तरी निसर्गतःच ते परस्परांहून भिन्न आहेत. ते अहंकारादि गुणांना केवळांही प्रकाशित करीत त्या उभयतांचा संयोग मस्त्य आणि जल ह्यां- नसते. अर्थात् ते गुण व त्यांची कार्ये हीं सर्व च्या संयोगाप्रमाणे आहे. देह, अहंकार इत्यादि मिथ्याभूतच आहेत. ज्याप्रमाणे छिद्रियुक्त गुणांना आत्म्याचे ज्ञान नसते, तथापि पात्रांत टेवलेल्या दीपांची किरणे तीं छिद्रे बुज-आत्म्याला त्यांचे पूर्णपणे ज्ञान असते. कारण, वून बंद केलीं क्षणजे प्रज्वलित असलेला दीप तो हा गुणांचा द्रष्टा आहे. ह्याप्रमाणे जरी त्या पात्रांत दिसून लागतो, त्याप्रमाणे आत्म्यांची ते भिन्न आहेत तरी आपल्याशीं त्यांचे तादात्म्य केवळ किरणेच अशी जीं इंद्रिये त्यांचा अंतः-शाले आहे असेच आत्मा मानीत असतो. करणाच्या योगानें उत्कृष्ट प्रकारे निरोध केला सारांश, आत्मा आणि अहंकारादि गुण ह्यांचा क्षणजे मनुष्याच्या शरीरांत आत्म्याचा प्रकाश परस्परांशीं अभेद संभवत नाहीं, तथापि तो पांडू लागतो;—त्याला आत्मज्ञान होतो. ह्याप्रमाणे असल्याचे माव दृष्टेत्पत्तीस येते. ह्याणुनच मी इंद्रियनिग्रह केल्यानंतर स्वाभाविक अशा सर्व (आत्मा) गोरा आहे, लंगडा आहे, अंधाला कर्मचा त्याग करून केवळ आत्मचिन्तन आहे, इत्यादि प्रयोग होतात; परंतु हा अभेद करीत राहणारा व परमात्म्यावर निष्ठा असलेला निर्जल प्रदेश आणि त्या टिकाणीं भासणारे जल जो पुरुष, तो सर्व प्राण्यांचा आत्माच बनून ह्यांच्याप्रमाणे केवळ अंध्यासमूलक आहे. जातो—अर्थात् परब्रह्मस्वरूपी बनतो. सारांश, जसा दीप एखादा पात्राने आच्छादित करून इंद्रियनिग्रह आणि संन्यास (कर्मत्याग) इत्यादेविलेला असला तरी त्या पात्राच्या छिद्रां- दिकांच्या योगानें मनुष्याला उत्कृष्ट प्रकारची तून पठणाच्या त्याच्या किरणांनी पदार्थ दिस- गति मिळते. ज्याप्रमाणे जलामध्ये संचार करतात, त्याप्रमाणे आत्मा हा गुणांनी आवृत णाऱ्या पक्ष्याला जलाचा लेप लागत नाही, असला तरीही जड आणि अज्ञ अशीं जीं त्याप्रमाणेच आत्मसाक्षात्कार शालेला मनुष्य पांच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धि, त्यांच्या संसारांत असला तरीही त्याला कर्मलेप लागत द्वारानें तो विषयांस प्रकाशित (ज्ञानविषय) नाही. कारण, आत्मस्वरूपाचा स्वभावच असा करीत असतो. बुद्धिरूपी सच्च हें गुणांना आहे कीं, त्याला कर्मस्वरूपी मलाचा लेप केन्हांही निर्माण करीत असते व क्षेत्रज्ञ (जीवात्मा) ¹लागावयाचा नाहीं हें आपल्या बुद्धीनें निश्चितपणे त्यांना अवलोकन करीत असतो. बुद्धि आणि जाणून कोणाशी मत्सर न करितां, कोणाविषयीही जीवात्मा ह्यांचा हा संबंध अनादि आहे. हीं शोक न करितां आणि आनंदही न मानितां उभयतां जरी परस्परांशीं संलग्न आहेत तरी संसारामध्ये वाम्बव्य करावं. ह्याप्रमाणे त्यांत कोणीच कोणास आश्रयभूत नाहीं. अध्यासजन्य जी परस्वरूपता तिचा त्याग कारण, आत्मा असंग आणि निर्गुण असून करून आत्मस्वरूपी बनून गेलेला जो पुरुष,

१ जैं जी वस्तु नव्हे त्याजवर त्या वस्तूचा आभास होणे ह्यास अध्यास असे हाणतात.

तो योगबलाने—आपल्या नार्भीतून सूत्रतंतु निर्माण करणाऱ्या कोळ्याप्रमाणे—हीं सर्व भूते

आणि भौतिक पदार्थ ह्यांना सैदैव निर्माण करूळे कोंकणी लोकही शुद्ध होतात; महानदीच्या परशकतो. अर्थात्तच त्याजपासून निर्माण होणारे नीराचं ज्ञान असलेले तरी पार जातां येत भूतादि गुण हे कोळ्यापासून उत्पन्न होणाऱ्या नसल्यास कांहीं उपयोग होत नाही—तर तत्प्रमाणे आहेत. सारांश, जीवन्मुक्ताच्या उलट तापच होतो; पण परमात्मज्ञानाची दृष्टीने अविद्या नष्ट झालेली असते. किंत्ये-गोष्ट तरी नाही. आत्माचं केवळ ज्ञान झाले कांच्या मते आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर जो कीं तापाचा नाश होतो; इतकेच नाही, तर गुणांचा (अविद्येचा) नाश होतो, त्याची आत्मज्ञान झालेल्या मनुष्याचा उद्धर होतो. निर्वृत्ति पुनश्च होत नाहीं, असे आहे, परंतु ह्याप्रमाण हृदयाकाशामध्ये परमात्म्याचा साक्षाते बरोबर नाहीं. कारण, आत्मज्ञान झाल्यानंतर त्कार झाला असेल त्यांना ज्ञानमय अशा परहोणारी गुणनिर्वृत्ति जरी प्रत्यक्षप्रमाणावरून बहाची प्राप्ति होते. तसेच, हे (परमात्मरूपी) सिद्ध होत नसली व म्हणूनच ती इंद्रियजन्य ज्ञान हेच सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीचे आणि ज्ञानास अविषय असली, तरी अनुमानाने लयाचे स्थान आहे असे ज्ञान झाले व हलके गुणांची निर्वृत्ति होत असल्याचे सिद्ध होते. हलके आपल्या बुद्धीने ह्या संबंधाचा विचार अर्थात्तच ब्रह्मज्ञाच्या दृष्टीने जरी अविद्या व केला, ह्यांने अर्थाद अशा सुखाची प्राप्ति तिचीं कार्ये ह्यांचा नाश झाला असला, तरी होते. धर्म, अर्थ आणि काम हे तीनही पुरुषतरांच्या दृष्टीने त्यांचे अस्तेच, पार्थ क्षयिणु आहेत असे ज्याला समजेते व असा किंत्येकांचा सिद्धांत आहे: आणि किंत्ये-जो अनुमान आणि श्रुति इत्यादिकांच्या कांच्या मते नष्ट झालेल्या गुणांची पुनर्निर्वृत्तिच योगाने त्यांच्या अनित्यत्वासंबंधाने विचार होते,—तेथे आत्मज्ञ आणि अनात्मज्ञ असा करून त्यांचा त्याग करितो (संन्यास स्वीकाकांहीं भेद नाहीं, असे आहे. ह्या दोहांचा रतो) व ध्यानशील बनून श्रवणमननादि-आपल्या बुद्धीप्रमाणे शास्त्रहृष्टच्या विचार करून कांच्या योगाने अंतःकरणपूर्वक त्यांसंबंधाचा व ध्यानाच्या योगाने प्रत्यक्ष पाहून काय तें शोध चालवीत असतो, त्या आत्मज्ञ मनुष्याला ठरवावे. बुद्धीच्या सुखदुखादि धर्माचा इतराची कोणत्याही प्रकारची अपेक्षा करावी आत्म्याचे ठिकाणी व आत्म्याच्या सञ्च-लागत नाही. कारण, आत्मज्ञ पुरुषाच्या सर्व अशा चित्तादि गुणांचा बुद्धीचे ठिकाणी अध्यास आपोआपच पूर्ण होतात. ज्यांनी आत्मसंय-झाल्यामुळे जे परस्परांमध्ये ऐक्य दिसते, तो मन केलेले नाही त्यांना दुर्निवार व रूपादि मुख्यत्वेकरून बुद्धिभेदाचा परिणाम आहे. अनेक विषयांचे ठिकाणी आसक्त अशा म्हणूनच पुरुष(जीव) आणि बुद्धि(अविद्या) ही इंद्रियांच्या योगाने परमात्म्यांचे पृथक्त्वाने भिन्न आहेत असे जाणून ह्या भेदाचा त्याग (विश्व निराळे आणि आत्मा निराळा आहे कारावा, म्हणजे सुखाने राहतांयेते; आणि सर्व असे) ज्ञान होणे अशक्य आहे. हे सर्व प्रकारच्या संशयांचा उच्छेद झाल्यामुळे शोक समजले ह्यांने मनुष्य ज्ञानी होतो. ज्ञानी करण्याचाही प्रसंग येत नाही. हे भरतकुलो-पुरुषांचे ह्याहून निराळे असे आणली काय पन्हा, ज्याप्रमाणे मलिन लोक भरलेल्या नदींत चिन्ह असणार १ हे ज्ञान झाले ह्यांने विचारी गेले म्हणजे स्वच्छ होतात, त्याप्रमाणे ज्ञान-लोकांना कृतकृत्यता वाढते. अज्ञानी लोकांस स्वरूपी परमात्म्यामध्ये प्रविष्ट झालेले ज्ञानी जे अत्यंत भीतिकारक असते त्या संसार-

दुःखाची बाधा ज्ञानी मनुष्यास नसते. कारण
 अज्ञान हेच त्या दुःखाचे कारण असून ज्ञानी
 मनुष्याच्या अज्ञानाचा नाश झालेला असतो.
 अशा रीतीनं मिळणारा मोक्ष हा कोणाला कमी-
 अधिक प्रमाणानें मिळत नसून तो सर्वांस
 सारखाच मिळतो. अर्थात् मुक्त झालेल्या लोकांत
 वैषम्य नसते. कारण, अज्ञानजन्य गुणाचे
 अस्तित्व असेल तरच वैषम्य असून शकते.
 जो मुळी निर्गुणस्तरपीच बनला त्याला वैषम्य
 कोठून असणार ! फलेच्छा सोडून देऊन कर्म

केल्याने पूर्वकर्मजन्य दोषांचा नाश होतो हे खंड आहे; तथापि तेवढ्यासाठी ज्ञानी मनुष्याने कर्म केलेच पाहिजे असे नाही. कारण, ज्ञान ज्ञाले ह्याणजे प्राचीन अथवा पेहिक काण-तेही कर्म अप्रिय अशा संसाररूपी वंधास कारणी-भूत होत नाही. तसेच नसले तरी मोक्षप्राप्ती-साठी कर्म केले पाहिजे असे तर मुळीच ह्याणतां येत नाही. कारण, कर्म हे मनुष्याच्या मोक्ष-प्राप्तीला कारण कोठून होणार? अर्थात्त दोषांचे कारण नाही. ज्ञानी मनुष्याने कर्म करण्याचे कारण नाही. ज्ञानी काम-कोथादि व्यसनांनी ग्रस्त करून सोडलेल्या पुरुषांचा तिरस्कार करीत असतो. कारण, काम-कोथादिकांचे डिकाणी असणारी आसाकी ही आसक्त मनुष्यास इहलोकीं पीडा देत इतकेच नाही, तर भरणेचरही ती त्याला इहलोकीं सर्व प्रकारच्या योनींत जन्म घ्यावयास लाविते.

१५. श्वासबंधाने वेदांती लोकांत वराच मोठा वाढाआहे. नित्यकर्म ही ज्ञानी मनुष्यानेही केलेच पाहिजेत असें एका पक्षाचें मत आहे. तथूळ-कर्मीचा त्याग केला तरी मानस कर्म ज्ञानीपुरुषास पविहित असल्यामुळे ती केलेच पाहिजेत. ‘कर्मेन केली तरी दोष नाही’ असें ज्ञानी लोकांचं बंधाने घटलें आहे, तें समाधिशिथीत छोणाऱ्या कर्मकापासूबंधाने आहे अस विज्ञान भिक्षुचें मत आहे.

युधिष्ठिरा, हा लोकांत संसारकेशांनी पीडित
ज्ञालेल्या लोकांकडे तू त्यांच्या संवंधाने अभिमान धरून पहा, हणजे तुला ते वारंवार नष्ट होणाऱ्या स्त्रीपुत्रादिकांसंवंधाने शोक करीत असल्याचे दिसून येईल; व जे सारासारविवेक-पटु आहेत ते मात्र शोक करीत नाहीत असें कळून येईल. ह्यामतव, संसारामध्ये आसक्त न होतां उपासनेच्या द्वाराने क्रमाक्रमाने अथवा ज्ञानप्राप्तीच्या द्वाराने तत्काल मोक्ष मिळविणे हें श्रेयस्कर होय.

अध्याय एकशें पंचाण्णवावा.

ध्यानयोगकथन-

भीष्म द्वाणाले:-हे पृथगापुत्र युविष्टिरा, आतां मी तुला चार प्रकारचा ध्यानयोग निवेदन करितो. हावें ज्ञान शाल्यामुळेच इहलोकांमधूर्हणीना योगसिद्धि झालेली आहे. ज्यावें अंतःकरण मोक्षावर जडलें आंहे व जे ज्ञान-प्राप्तीच्या योगानें तृप्त झाले आहेत, असे योगी ध्यान उत्कृष्ट प्रकारं घडेल असे करितात; आणि त्यामुळेच, पार्था, जन्मप्राप्तिरुक्तारणिभूत असलेले त्याचे सर्व दोष नष्ट होऊन तें आव्यरुपी लीन होऊन जातात. अशारीतीनं ते दोषमय अशा संसारबन्धनापासून मुक्त शाल्यामुळे त्यांना पुनश्च जन्मप्राप्ति होत नाहीं. हे योगी शतीतोषादि द्वंद्वे सहन करीत असतात; निंतर सत्त्वगुणाचाच अवलंब करितात;

त्याना कामक्रांथादिकांचा सपक मुळीचं नसतो; ते नियमांचं आचरण करण्यांत गटून गेलेले अस-
 १ शौचसंतोषतपःस्वाध्यायश्वरप्रणिधानानि
 नियमाः (यो. सू.) बाष्य आणि आंतर शारीर
 मलांचा नाश करणे, अधिक प्रासीची हच्छा न
 करणे, शीतोष्णादि द्रव्ये सहन करणे, वेदांत-
 शास्त्रांचे अध्ययन अथवा प्रणवाचा जप करणे,
 आणि सर्व क्रैं ईश्वरार्पण करणे हे नियम होते.

तात; ध्यानयोगास प्रतिबंध होईल अशा वस्तुचा करणाचा निरोध केला तरी तें पुनः चंचल जेथे संपर्क नाहीं व जेथे विरुद्ध वाद कर- होण्याची भीति असतेच. कारण, ज्याप्रमाणे णारा प्रतिपक्ष नसून जीं अन्तःकरणास शांति-इकडे तिकडे भ्रमण पावून मेधांमध्ये लीन दायक असतील, अशाच ठिकाणीं ते वास्तव्य झाल्यानंतरही वीज पुनः चमकूळ लागते, त्याकरीत असतात. अशा ठिकाणीं वास्तव्य केल्या- प्रमाणे आभ्यंतर असे आत्मानं सहावे इंद्रिय नंतर अंतःकरण ध्येयस्वरूपी बनवून सोडावे. जें मन तें पूर्वी निरुद्ध केले असलें तरी चांचल्य तें असे कीं, त्याच्या पुढे ध्येयवस्तूचाचून पावूळ लागते. ज्याप्रमाणे स्वभावतः अस्थिर दुसऱ्या कोणत्याही वस्तूचा भासही होऊळ नये. असणारा जलबिन्दु कमलपत्रावर टाकिला तर अशा योगी पुरुषानें काष्ठाप्रमाणे निश्चल राहून तो सर्व बाजूनीं चांचल्य पावूळ लागतो, त्याप्र-इंद्रिये वाश विषयांपासून परावृत्त करून ती माझे योगी पुरुषाच्या ध्यानमार्गी जडलेल्या मनोमय बनवून सोडावीं व मनाचाही निघ्रह अंतःकरणाची मिथित होते. अंतःकरण एकाग्र करावा. अर्थात् श्रवणेन्द्रियानें शच्च ग्रहण केले झाणजे तें काहीं वेळपर्यंत ध्यानमार्गमध्ये करूळ नये, त्वांगिन्द्रियानें स्पर्शज्ञान होऊळ देऊळ आसक्त होऊन राहते, पण फिरून नाडी-नये, दृष्टीनें रूप ग्रहण करूळ नये, व रसनेंद्रि-मार्गमध्ये प्रविष्ट झाल्यामुळे तेथील अनेक यानें रसानुभव घेऊळ नये. तसेच योगज प्रकारचीं रूपं दृष्टीस पडूळ लागलीं झाणजे तें पुरुषानें ध्यानयोगाचा आश्रय करून सर्वही वायूप्रमाणे चंचल बनून जात. अशा वेळी धेय वस्तूचा त्याग करावा; इतकेच नम्हे, परोक्त्वासहिष्णु बनूळ नये; आणि जरी क्रेश तर धर्यसंपन्न अशा योग्यानें हांची इच्छाच शाळे तरी, ध्यानयोगज अशा पुरुषानें विषाद न करूळ नये. कारण, हा वस्तु पांचही इंद्रि-मानतां निरलसणें पुनश्च धेय वस्तुकडे एक-यांना स्ववून सोडणाऱ्या असतात. सारांश, सारखें जडवून अंतःकरण स्थिर कराव. प्रथमच योगकुशल अशा पुरुषानें पांचही इंद्रियांचा योगाभ्यास करूळ लागलेल्या मननशील पुरुषाला मनाचे ठिकाणीं लय करावा; आणि अधिकारपरत्वे विवार, विवेक अथवा वितर्क हां-इंद्रियस्वरूपी पांच द्वारांच्या योग्यानें विष- १ जे अधिकारी मध्यम स्थिरीतील असतात, याचे ठिकाणीं संचरणारें, अत्यंत चंचल व त्यांना विचाररूपी ध्यान साध्य होते. हे ध्यान झाणनं च कोठेही एकत्र कायम न राहणारे झाणजे मनःकल्पित अशा मूर्तीचे ठिकाणीं अंतः-झाणनं च कोठेही एकत्र कायम न राहणारे करण एकाग्र करून जडविषें हे होय. हांचे दोन जें भ्रमणशील मन, त्याची व पांचही इंद्रि-भेद आहेत: एक सविचार आणि दुसरे निर्बिचार. यांची वृत्ति केवल धेय पदार्थाचेच ठिकाणीं इंश्वरवाचक जो प्रणव त्याचा जप करून व त्याच्या एकसारखी जडवावी. धैर्यसंपन्न अशा योग्यानें अर्थाचा विचार करून जें ध्यान केले जाते तें प्रथम अंतःकरण बाश विषयांपासून वियुक्त सविचार व तद्यतिरिक्त तें निर्बिचार होय. निकृष्ट करून हृदयवर्ती आकाशाकडे वळवावें व ध्यान-प्रतीच्या अधिकान्यास वितर्कस्वरूपी ध्यान साध्य मार्गाकडे जडवावे. इंद्रियांच्या बाश वृत्तीचा होते. भौतिक स्थूल पदार्थांच्या मूर्तींच्या ठिकाणीं निरोध करून त्यांचा अंतःकरणांत लय करणे परमात्मध्यान करणे शास वितर्क असे हाणतात. तरी व अंतःकरणाच्याही वृत्तीचा निरोध करणे हांचे विचाराप्रमाणेच दोन भेद आहेत: ते सविव-हाच मुख्य ध्यानमार्ग होय. हांचे वर्णन मीं काहीं धेय असत तें मनःकल्पित किंवा भौतिक तुजपाशीं केलेच आहे. अशा रीतीने अंतः-असे इंश्वरस्वरूपच होय. हामुळे हा ध्यानांच्या

पैकीं एखादें ध्यान साध्य होते. ध्यान करितांना ध्यानमार्गमध्ये लीन करून सोडलीं हाणजे जरी मनाला क्लेश होऊ लागले, तरीही मननशील त्यांना आपोआपच शमसुखाची प्राप्ति होते. पुरुषांने ध्यान करण्याचे सोडून देऊ नये; अशा प्रकारे योगसूषी आत्मसंयमन करतर आपल्या हितास कारणीभूत असलेले योगभ्यासावांचन अन्य प्रथनांनी अथवा कारण, जरी ध्यानापासून प्रथम फलप्राप्ति झाली केवळ दैवबलानेही प्राप्त होऊ शकत नाही. नाही तरी क्रमाक्रमानें ती अवश्य होते. धूळ, ह्या सुखाचा अनुभव मिळाला हाणजे मनुष्य राख अथवा वाळलेल्या शेणाची पूढ झाचे ध्यानकर्मात रममाण होऊन जातो. अशा एखादें चित्र करावयाचे असले तर त्यांच्या रीतीने क्रमाक्रमाने योग्यांना द्रव्यात्मक अथवा दिग्गवर पाणी मारण्यावरेव कांहीं त्यांची मोक्षाची प्राप्ति होते.

चित्रे बनत नसतात, तर ते थोडेसे स्थिर होतात इतकेच. तथापि, ज्याला इष्ट आकृति देण्यास योग्य असा कोणत्याही प्रकारचा संस्कार घडलेला नाही असें तें शुक्र चूर्ण,

फलप्राप्ति झाली नाही म्हणून खिच न होता. पाणी झालीत राहिल्यानें, क्रमाने हलके हलके मला चार आश्रमांचे धर्म, राजधर्म आणि अनेक आकृति देण्यास पूर्णपणे योग्य होते. अशीच गोटीसंवेदाचे इतिहास कथन केले. तसेच, हे इंद्रियसमुदायाचीही स्थिति आहे. त्याची महामते, मा आपल्या तोडून धर्मसंबंधी अनेक वृत्ति जरी एकदम ध्येयमय बनवितां आली कथा अवण केल्या आहेत. आतां मला आणखी नाहीं, तरी क्रमाने हलकेच त्याला तदूपी बनवावे. अशा रीतीने ध्येय वस्तूच्या अवयवांचे ध्यान साध्य झाले हाणजे पूर्वाचा आकार सांगावी. हे भरतकुलोत्पन्न, जप करणाऱ्या सोडून देऊन दुसऱ्या आकारांचे ध्यान करावे. लोकांना कोणतें फल मिळते हें आपणांकडून अशा रीतीने सर्वही आकारांचे ध्यान करून ऐक्याची माझी इच्छा आहे. ह्यास्तव, जप संपले हाणजे अंतःकरणाला आपोआपच उत्कृष्ट प्रकारची निविकल्प स्थिति प्राप्त होते. हे भरतकुलोत्पन्न, ह्याप्रमाणे नेहमी योगभ्यास करून मन, बुद्धि आणि पांच इंद्रिये पूर्वोक्त योगांने परमेश्वरप्राप्ति होणार नाही असे मानण्याचे कारण नाही. कारण, क्रमाक्रमाने परब्रह्माच्या ठिकाणी अंतःकरणाचा प्रवेश ह्या ध्यानाच्या योगानेही होतो. उत्तम प्रतीक्षा जो अधिकारी असेल त्याला विवेकरूपी ध्यान साध्य होते. माया आणि परमात्मा अथवा प्रकृति आणि पुरुष हे परस्पर भिज असल्याचे जे झान त्यास विवेक असे झणतात. ह्या विवेकांचे चित्रन हेच विवेकरूपी ध्यान होय.

अध्याय एकशें शहाणवावा.

—०—

जापकोपारूप्यान.

युधिष्ठिर हाणाला:—पितामह, आपण योग्यात राहिल्यानें, क्रमाने हलके हलके मला चार आश्रमांचे धर्म, राजधर्म आणि अनेक इंद्रियसमुदायाचीही स्थिति आहे. त्याची महामते, मा आपल्या तोडून धर्मसंबंधी अनेक वृत्ति जरी एकदम ध्येयमय बनवितां आली कथा अवण केल्या आहेत. आतां मला आणखी नाहीं, तरी क्रमाने हलकेच त्याला तदूपी बनवावे. अशा रीतीने ध्येय वस्तूच्या अवयवांचे ध्यान आवानेही आपण कृपा करून मला माहिती ध्यानाचा लोकांसा सांगावी. हे भरतकुलोत्पन्न, जप करणाऱ्या सोडून देऊन दुसऱ्या आकारांचे ध्यान करावे. लोकांना कोणतें फल मिळते हें आपणांकडून अशा रीतीने सर्वही आकारांचे ध्यान करून ऐक्याची माझी इच्छा आहे. ह्यास्तव, जप संपले हाणजे अंतःकरणाला आपोआपच उत्कृष्ट प्रकारची निविकल्प स्थिति प्राप्त होते. हे भरतकुलोत्पन्न, ह्याप्रमाणे नेहमी योगभ्यास करून मन, बुद्धि आणि पांच इंद्रिये पूर्वोक्त योगांने परमेश्वरप्राप्ति होणार नाही असे मानण्याचे कारण नाही. कारण, क्रमाक्रमाने परब्रह्माच्या ठिकाणी अंतःकरणाचा प्रवेश ह्या ध्यानाच्या योगानेही होतो. उत्तम प्रतीक्षा जो अधिकारी असेल त्याला विवेकरूपी ध्यान साध्य होते. माया आणि परमात्मा अथवा प्रकृति आणि पुरुष हे परस्पर भिज असल्याचे जे झान त्यास विवेक असे झणतात. ह्या विवेकांचे चित्रन हेच विवेकरूपी ध्यान होय. निवेदन करा. असे करणे आपणांस अशक्य

नाहीं. कारण, माझ्या समजुतीप्रमाणे आपण कोणता तें ऐक. जप करणाऱ्या ब्रह्मनिष्ठ पुरुषवैज्ञ आहां.

भिष्म ह्याले:—ह्याविष्यीं यम, काल, हेणारा जो जप तो निवर्तक होय. तो करमत्यु आणि ब्राह्मण इत्यादिकांचा पूर्वी घड-याचा प्रकार असाः—ज्याला स्थूल अथवा लेला एक इतिहास सांगत असतात. तो मी सूक्ष्म अशा ध्येय वस्तुच्या आश्रयाची अपेक्षा पुढे सांगन. वेदांत आणि योग अशीं जीं नाहीं अशा निवृत्तिमार्गांत प्रविष्ट झाल्यानंतर मोक्षवेत्त्वा मुनींनीं दोन शास्त्रे सांगितलेली हे मनोनिग्रहादि विधि पूर्णपणे बदलून सोडावे. आहेत, त्यापैकीं वेदान्तांत जपविष्यीं जें अर्थात् प्रवृत्तिमार्गप्रमाणे कांही कामनेच्या विधान आहे, तें ‘त्याग करावा’ असेच आहे. उद्देशानें न करितां निष्कामबुद्धीनंतर त्यांचे कारण जप हें कर्म आहे. अर्थातच तें मोक्ष-आचरण करावे. आपण परब्रह्मच असून प्राशीचे संनिकृष्ट साधन नसल्यामुळे वेदान्त-हृदयकमलापासून निर्माण झालेल्या व सर्व दृष्ट्या त्याज्य होय. सर्वही वेदवचनांचे पर्य-जगतास व्यापून असणाऱ्या दर्भतुल्य अर्थात् वसान ब्रह्माचेच टिकाणीं आहे. कारण, निवृत्ति-मृद्गार्शीं स्थूल व अग्रार्शीं सूक्ष्म अशा ज्या नाडी मार्गविरच त्यांचा भर आहे. (तथापि परंपरेने आहेत त्याच आपल्या खालीं आसनाप्रमाणे, मोक्षप्राप्तीस जपाचा उपयोग आहे.) कारणवेदान्त-आपल्या पुढे हाताप्रमाणे, आपल्या मस्तकावर दृष्ट्या चित्तशुद्धीचे साधन जप हें आहे आणि शिशेप्रमाणे अमून आपल्या सभोवार व मध्येही योगाचा तर जप हा मुख्य आधारच आहे. त्या नाडी आहेत अशी भावना ठेवावी; बाह्य सारांश,) समदर्शी मुनींनीं वेदांत आणि योग व आभ्यन्तर विषयांचा त्याग करावा; आणि हे जे दोन मार्ग सांगितलेले आहेत, त्या मनाचा लय मनाच्याच टिकाणा करून जीव-देहोंसही जप हा आधारभूत आहे. परंतु ब्रह्मांचे ऐक्य करावे; हितकारक अशा प्रणव-ब्रह्मसाक्षत्काराच्या कामीं मात्र ह्याची साक्षात् रूपी किंवा गायत्र्यादिरूपी संहितेचा जप अपेक्षा नाहीं. राजा, वेदांतरूपी निवृत्तिमार्ग करीत ऐक्यबुद्धीनें परब्रह्माचन्तन करावे; आणि योगरूपी प्रवृत्तिमार्ग ह्या देहोंसही पण पुढे चित्त स्थिर झाले व समाधिनिष्ठता जप हा कसा आधारभूत आहे हें आहीं प्राप्त झाली ह्याणजे त्या संहितेचा अर्थात् प्रक्रिले आहे. तो आधारभूत आहे अस ह्याण-जपाचा त्यागच करावा. जपब्लाने अंतःकर-प्राचे कारण सांगतों, ऐक. ह्या जपरूपी णाची शुद्धि केलेला, विचारशक्तीने इंद्रिकर्मास मनोनिग्रह, इंद्रियजय, सत्य, अश्व-यांचा जय केलेला, कोणत्याही प्राण्याशीं सेवा, विशुद्ध आहार आणि एकान्तवास, ध्यान, द्वेष न करणारे जे योगीं त्यांच्यासारखीं परदम, कामक्रोधादिकांचा जय व निग्रह केलेल्या ब्रह्मप्राप्तीची इच्छा करणारा, राग, मोह आणि अंतःकरणास व्यथ न होऊं देणे हीं अवश्य सुखदुःखादि द्वंद्वे ह्यांजपासून मुक्त झालेला असावीं लागतात व अशा रीतीने जपयज्ञ हा व ज्याला कोणासंबंधाने शोक होत नाहीं व प्रवृत्तिमार्गच होय. ह्याच्या योगानें स्वर्णादि-ज्याची कोठे आसकिही नसते अशा पुरुषांची प्राप्ति होते. आतां निवृत्तिमार्गपर जप पाला आपण ध्येय-(परब्रह्म-) स्वरूपी अस-सांगितला आहे.

१ हा इतिहास पुढे १९९ व्या अध्यायात त्यांचे ज्ञान होतें; आणि त्यामुळेच तो कोणतेही कर्म केरीत नाहीं व त्याला कर्म-

फलांचाही उपभोग ध्यावा लागत नाहीं, अरी पण त्यांना ही एकच गति मिळते कीं आणखी स्थिति होते. मनाला अहंकाराचा योग होऊन दुसरीही मिळते, हें निवेदन करावे. तें कोणत्याही वस्तूवर जडेल असें करूऱ्य नये; कोणा-राजा, जपकर्त्याना दुसरी कोणती गति मिळते, चाही अवमान करूऱ्य नये; कर्माचा सर्वथैव अर्थात् ते अनेक प्रकारच्या नरकांस हाणजे त्यागही करूऱ्य नये, तर ध्यानसूर्पी कर्मविषयी क्लेशप्रदायक असल्यामुळे नरकतुल्य अशा तप्पर असावे; ध्यानाविषयी निष्ठा असावी निकृष्ट गतीस करें जातात, तें आतां लक्ष्यपूर्वक व ध्यानाच्याच योगाने ब्रह्मतन्वाविषयींचा ऐक. जो जपकर्ता पूर्वोक्त प्रकारांने जप न निश्चय करूऱ्य ध्येय अशा वस्तूचे ठिकाणी करितां कांहीं अंगांनी अपूर्ण असाच जप करूऱ्य अंतःकरण एकाग्र करावे आणि शेवटी शेवटी लागतो, त्याला नरकप्राप्ति होते. जो जपकर्ता त्या ध्येयाचाही त्याग करावा; अर्थात् निर्बीज पुरुष अश्रद्धेने जप करितो, व ज्याला जपांचेंवा असंप्रेषात समाप्ति करावा. अशा पासून आनंदही होत नाहीं, अथवा जपाचे स्थितीं योगजन्य फलाची इच्छा न करितों जो ठिकाणी ज्याची प्रीतिही जडत नाहीं, तो मनुष्य लोकान्तरगमनास साधनीभूत अशा निःसंशय नरकास जातो. अहंकार असलेले लिंगशरीरसूर्पी प्राणाचा त्याग करितो, त्याला सर्वही जपकर्ते पुरुष नरकास जातात; आणि निर्बीज समाधिजन्य जें ब्रह्मलोकसूर्पी सुख दुसऱ्याचा अवमान करणाऱ्या जापकालाची त्याची प्राप्ति होते. पण त्या ठिकाणी जाऊन नरकप्राप्ति होते. जा मोहग्रस्त पुरुष कामना-ब्रह्मसुखाचा अनुभव ध्यावा अशीही ज्याची पूर्वक जप करितो, त्याला ज्या फलाविषयी इच्छा नसेल, तो देवयानसूर्पी मार्गावर निष्ठा त्याच प्रेम असेल त्या फलाचा उपभोग घेण्यास असलेला पुरुष संसारांतून पार होऊन जातो. योग्य अशा देहाची प्राप्ति होते. अणिमा, अर्थात् त्याचा कोठेही जन्म होत नाहीं; तर गरिमा इत्यादिक विभूत्वसूचक योगफले प्राप्त आत्मसाक्षात्कार शाल्यामुळे, आत्मतिक होऊ लागली हाणजे जपकर्त्याचे अंतःकरण अशाच मोक्षाची प्राप्ति व्हावी असा उद्देश त्यांमध्ये रसमाण होतें. हाच त्याला नरक होय. असल्यामुळे, सर्व वासना आणि जरामरणादि शापासून त्याची मुक्ति होत नाहीं. हा फलांनी अवस्था हांचा नाश होऊन तो अखंड अशा मोहित शाल्यामुळे जपकर्ता पुरुष अणिमादि 'परब्रह्माचे ठिकाणीच लीन होऊन जातो. फलांच्या लालसेने जप करू लागला हाणजे, सारंश, ज्याप्रमाणे प्रवृत्तिमार्गात स्वर्गप्राप्तीला ज्या फलाची त्याला अभिरुचि असते तें फल त्याचप्रमाणे निवृत्तिमार्गातही चित्तशुद्धिद्वारा उपभोगण्याला योग्य अशा देहाची त्याला प्राप्ति मोक्षप्राप्तीला. जप हा कारणीभूत आहे.

अध्याय एकशें सत्याण्णवावा.

—०:—

जपाचे अन्य फल.

युधिष्ठिर हाणाला:—जपकर्त्याला उक्कृष्ट अशा गतीची किंवा नरकाची प्राप्ति होते. प्रकारची गति मिळते असें आपण कथन कोर्ले; विषयोपभोगाचे परिणाम भयंकर असतात हें

ज्यास कलून आले नाहीं असा अज्ञ जपकर्ता ज्ञानी देवता ह्यांची जी हीं नानाप्रकारच्या मोह पावतो आणि त्या मोहामुळे नरकप्राप्ति आकारांची, वर्णांची व अनेक प्रकारची फले होऊन त्याला शोक करावा लागतो. अंगी देणारी स्थाने, वाटेल तेथे नेतां येणारी दिव्य पूर्णपैंडे वैराग्य बाणले नसतां बलात्कारानेच विमाने, समा, नानाप्रकारची उपवने व सुवर्ण-विषयांना झुगारून देऊन व मी जप करणार मय कमले आहेत, हीं सर्व परमात्मस्वरूप-असा दृढनिश्चय करून जो जपकर्ता जप करून प्राप्तपृष्ठे नरकच होत. परमात्मस्वरूपी जे स्थान लागतो, त्यालाही नरकाची प्राप्ति होते. आहे त्याला नाशरूपी भय नाही. कारण, तें

युधिष्ठिर ह्याणाला:—वाणीला अथवा कोणापासून उत्पन्नच झालेले नाहीं. त्याला मनाला अगोचर असणारे व प्रणवजपाच्या अविद्यादि क्लेशांचा संपर्क नाहीं. त्याला कांहीं योगाने साध्य होणारे जे कृष्णस्थ प्रब्रह्म, तद्रूपी प्रिय नग्हीं आणि अप्रियही नाहीं. कारण, बनून गेलेल्या जपकर्त्या पुरुषाला (ह्या नर-ज्यांच्या योगाने प्रियत्व अथवा अप्रियत्व काचा उपभोग घेण्यासाठी) पुनश्च शरीर ग्रहण उत्पन्न व्हावयाचे ते सत्त्वादि तीन गुणच त्याचे करावे लागण्याचे कारण काय ? डिकाणीं नाहीत. अर्थात् तें त्रिगुणातीत आहे.

भीष्म ह्याणाले:—जप करणे हे प्रशस्त तसेच भूते, इंद्रिये, मन, बुद्धि, वासना, वायु, आहे, तथापि तो कामनिक बुद्धीने केला तर कम आणि अविद्या ह्यांपासून तें अलिस आहे. मात्र नानाप्रकारच्या नरकांची प्राप्ति होते तें ज्ञेय, ज्ञान व ज्ञाता या भावांपासून मुक्त असे सांगितलेले आहे. कारण, कामनिक आहे. त्याला दर्शन, श्रवण, मनन आणि बुद्धि ह्याणजे केवळ रागलोभादि दोषांची मृत्युच विज्ञान ह्यांचा संपर्कही नाहीं. त्याचप्रमाणे, होय. अर्थात् ते तिच्या योगाने नरकप्राप्ति होणे पदार्थाचे दर्शन वैरे होण्याला कारणभूत साहजिक आहे.

अध्याय एकशे अळ्याणवावा.

—o:—

नरकनिरूपण.

युधिष्ठिर ह्याणाला:—पितामह, जपकर्त्या होतो. कालाची त्याजवर सत्ता नसते, परंतु पुरुषाला कोणत्या प्रकारच्या नरकांची प्राप्ति कालावर मात्र त्याचे प्रभुत्व असते. स्वर्गवरही होते हें श्रवण करण्याची मला उत्कंठा आहे. त्यांचं च स्वामित्व आहे. ज्याला परमात्मस्वरूपी कृपा करून तें मला निवेदन करावे. पाची प्राप्ति होते, तो त्याच्याच डिकाणीं

भीष्म ह्याणाले:—हे निष्पापा, तू धर्माचा लीन व ह्याणूनच शोकमुक्त होतो. अशा प्रकाशंशावतार असून प्रकृत्याच धर्मनिष्ठ आहेस. रचे हें श्रेष्ठ असे स्थान आहे व नरक हे पूर्वी ह्यास्तव, धर्मास मूलभूत जी श्रुति, तिच्या सांगितल्या प्रकारये आहेत. ह्याप्रमाणे मीं तुला अनुरोधाने भी जे सांगत आहें तें तू लक्ष- हे सर्व नरक अगदीं बरोबर सांगितले आहेत. पूर्वक ऐक. वा युधिष्ठिरा, चार लोकपाल, शुक्र, ह्यांना नरक असे ह्याणण्याचे कारण-त्या पर-बृहस्पति, मंसुद्गण, विश्वेदेव, साध्य, अश्विनी-मात्मस्वरूपी स्थानापृष्ठे हे सर्व नरकतुल्य कुमार, रुद्र, वसु आणि इतरही स्वर्गवासी महा- आहेत हेंच होय.

अध्याय एकशें नव्याण्णवावा.

—००—

निष्काम जपाचे फल.

युधिष्ठिर म्हणाला:—पितामह, आपण पूर्वी तर माझे एवढेच मागणे आहे कीं, जपाच्याच काल, मृत्यु, यम, इक्षवाकु आणि ब्राह्मण ठिकाणीं माझे अंतःकरण रममाण होवो.” हांच्या विवादासंबंधाचा निर्देश केला होता. तेव्हां सावित्री ह्याणाली:—हे जापकथेष्ट ब्रह्मर्थ, तो विवाद काय आहे हे कृपा करून सांगा. तुझी कोणती इच्छा आहे व तुझी कोणती भीष्म म्हणाले:—हा जपासंबंधाने राजा इच्छा मी पूर्ण केली पाहिजे तें सांग. तुझ्या इक्षवाकु, यम, ब्राह्मण, काल आणि मृत्यु हांची इच्छेमार्णे सर्व घडून येईल.

एक फार पुरातनची कथा सांगत असूता. ती ह्याप्रमाण देवीने भाषण केल्यानंतर तो गोई कशी घडलेली आहे, अर्थात् त्यांचा तो ब्राह्मण ह्याणाला, ‘हे कल्याणि, माझी जप संवाद कोणत्या प्रकारचा व कोठे झालेला आहे, करण्याविषयींची इच्छा पुनःपुनः वृद्धिंगत हें मी तुला सांगतों, एक. वेदाचीं सहा अंगे व्हावी आणि माझ्या अंतःकरणाच्या एक-जाणणारा, महाविद्वान्, धर्मचरणसंपन्न आणि ग्रतेचीही अभिवृद्धि झावी.’ ह्यावर सरस्व-विपुलकीतिमान् असा पिपलादपुत्र कौशिक तीने ‘ठीक आह, तें तसें घडून येईल.’ नांवाचा एक जपकर्ता ब्राह्मण होता. तो षड्ङु-असे मधुर वाणीने उत्तर दिले; आणि त्याचे सहित वेदामध्ये निष्णात असून त्याला तत्त्व-कल्याण करणाच्या इच्छेने तिने असेही दर्शनरूपी ज्ञानही झाले होते. तो ब्राह्मण हिमा-सांगितले कीं, ‘ज्या ठिकाणीं पूर्वी द्विजलयाच्या पायश्याशीं जाऊन राहिला; व अर्ध-श्रेष्ठही गेले आहेत त्या (पूर्वोक्त) नरकाची ज्ञानपूर्वक भंत्राचा जप इंद्रियनिग्रहपूर्वक करून प्राप्ति तुला व्हावयाची नाही. तर तू जन्मस्वर्थमाचरणरूपी ब्राह्मणाचित तप करून लागला. मरणशून्य व प्रशंसनीय अशा ब्रह्मपदीं लीन द्याप्रमाणे तो नियमपूर्वक जप करीत असतां एक होऊन जाशील. येते मी आता. तू ज्या संबंधाने हजार वर्षे निधून गेलीं. नंतर त्याला साक्षात् मजपाशीं प्रार्थना केलीसते तसें घडून येईल. तू सावित्री देवीने दर्शन देऊन ‘मी प्रसन्न झाले नियमपूर्वक एकाग्रपणे जप करीत रहा. काल, आहे’ असे सांगितले. तथापि मौन धारण मृत्यु व यम हे तुझ्या समीप येतील व त्यांचा करून एकसारखी जपमंत्राची आवृत्ति करीत आणि तुझा धर्माच्या अनुरोधाने वाद होईल.’ असल्यामुळे तो कांहीच बोलला नाही. तेव्हां भीष्म ह्याणाले:—असे भाषण करून ती त्या वेदभाता सावित्रीला त्याची दया आली भगवती सावित्री आपल्या मन्दिराकडे निधून व संतोषही झाला. तिने त्याच्या जपाची प्रशंसा गेली. तदनंतर तो सत्यप्रतिज्ञ, जितेद्विय व केली. पुढे जेव्हां त्याचा जप संपला, क्रोधादिकांचा जय केलेला निर्मत्सरी ब्राह्मण तेव्हां तो धर्मनिष्ठ ब्राह्मण तिच्या चरणी एकसारखा शंभर दिव्य वर्षपूर्वत जप करीत राहिला. त्या ब्राह्मणाचा तो जप करण्याचा आणि छळं.

१ शिक्षा, कल्य, व्याकरण, ज्येतिष्य, निश्क, नियम समाप्त झाला, तेव्हां प्रत्यक्ष धर्माने आणि छळं.

२ जप हा उपांशु करावयाचा असतो, द्यामुळे प्रसन्न होऊन त्याला दर्शन विले.

मौन आणि मंत्रवृत्ति ह्यांचा विरोध येत नाही. धर्म ह्याणाला:—हे ब्राह्मण, मी तुला

अवलोकन करण्यासाठी आलो आहे. मजकडे गेलों तर शरीरासह स्वर्गाला जाईन, नाहीं तर मुळीं जाणारन नाहीं.

प्रापि झाली आहेते भी सांगतों, ऐक. तूं विव्य धर्म ह्याणालाः—हे द्विजा, जर तुझी शरीर-आणि मानुष असे सर्वही लोक संपादन केलेले त्याग करण्याची इच्छा नसली तर हे पहा आतों तुजकडे यम, मृत्यु आणि काल हे देवांच्या वसितिश्वानाचे अतिक्रमण करून आले आहेत.

त्याहूनही पलीकडे असणाऱ्या लोकांत तूं गमन पूर्व यम, काल आणि मृत्यु हे तिवेजण त्या आणि इट असेल त्या लोकीं गमन कर. नहामऽपवान् ब्राह्मणाकडे येऊन त्याला आपल्या शरीराचा त्याग केल्यानंतर तुला इट असे बोलले.

लोकांची प्रापि देईल.

ब्राह्मण म्हणालाः—धर्मा, मला लोक वेऊन काय करावयाचे आहेत? अर्थात् तू मला त्यांची आवश्यकता नाही. हास्तव तूं खुशाल निघून जा. हे प्रभो, हे शरीर जरी अनेक सुखे तों अनेक दुःखेही अनुभवणारे आहे. हास्तव मी त्याचा त्याग करणार नाही.

धर्म म्हणालाः—हे मुनिश्रेष्ठ, तुझा हा शरीराचा त्याग अवश्य करावा लागणार. तेव्हां, हे विषा, तो आतांच करून तूं स्वर्गातोकी आरोहण कर. अथवा, हे निषापा, तुझी इच्छा काय आहे ते सांग.

ब्राह्मण म्हणालाः—हे प्रभो, हा देहावंचून स्वर्गामिध्ये वासव्य करणे मला पसंत नाही; आणि म्हणूनच शरीरत्याग करून स्वर्गास जाण्याची मला इच्छा नाही. हास्तव, हे धर्मा, तूं निघून जा.

धर्म म्हणालाः—देहावर चित्त टेवूं नको. शरीराचा त्याग कर आणि सुखी हो. कारण, जेथें गेल्यानंतर शोक होणार नाही अशा पवित्र लोकीं तूं गमन करशील.

ब्राह्मण म्हणालाः—हे महामायशाली प्रभो, धर्मा, मला जप करण्यांतच आनंद होतो. तेव्हां मला स्वर्गादि लोक अविनाशी असेल तरी ते येऊन काय करावयाचे आहेत! मी

गेलों तर शरीरासह स्वर्गाला जाईन, नाहीं तर मुळीं जाणारन नाहीं.

त्याग करण्याची इच्छा नसली तर हे पहा आतों तुजकडे यम, मृत्यु आणि काल हे देवांच्या वसितिश्वानाचे अतिक्रमण करून आले आहेत.

भीष्म ह्याणाले:—हे प्रभो, तदनंतर सूर्य-करिशील. हे मुने, आतों तूं प्राणत्याग कर पूर्व यम, काल आणि मृत्यु हे तिवेजण त्या आणि इट असेल त्या लोकीं गमन कर. नहामऽपवान् ब्राह्मणाकडे येऊन त्याला आपल्या शरीराचा त्याग केल्यानंतर तुला इट असे बोलले.

यम ह्याणालाः—हे ब्राह्मण, तूं उत्कृष्ट गकारे केलेल्या तपश्चर्येवे व तुझ्या सदाचर-गांचे तुझा श्रेष्ठ असे फल मिळणार आहे, असे मी यम तुझ्या सञ्चित येऊन सांगत आहे.

काल ह्याणालाः—हे ब्राह्मण, तूं जो हा यथाविधि जप केलास, त्यांचे तुला अत्यंत उत्कृष्ट असे फल मिळाले आहे. आतों हा तुझ्या स्वर्गरोहणाचा काल आहे, असे मी काल तुजला निवेदन करीत आहे.

मृत्यु ह्याणालः—हे धर्मज्ञ ब्राह्मण, कालाच्या प्रेरणेन आज तुला वेऊन जाण्यासाठी मी सृष्टु स्वतः शरीर धारण करून तुजकडे

आलों आहे; समजलास ! ब्राह्मण ह्याणालाः—सूर्यपूर्व यम, महात्मा काल, मृत्यु आणि धर्म हांचे स्वागत असो. मी आपले कोणते कार्य करूं ?

भीष्म ह्याणाले:—त्या प्रसंगीं त्या ब्राह्मणाला अत्यंत आनंद झाला व त्यांना अर्ध्य, पाय इत्यादि अर्पण करून तो ह्याणाला, ‘मी माझ्या शक्त्यनुसृप आपले कोणते कार्य करूं?’ हात वेढी, युविष्ठिरा, तीर्थ्यावेला चाललेला

राजा इक्षवाकु जेथें हे जमले होते तेथें आला. त्या राजीव इक्षवाकूने सर्वांचा सत्कार केला व नमस्कार करून सर्वानाही कुशलप्रभ केले. तदनंतर त्या ब्राह्मणानेही त्याला आसन

दिले आणि पादोदक व अर्ध अर्पण करून तूं वलगा करितोस आणि मग माझ्याशी कुशलप्रभ केल्यानंतर त्यास हाटले कीं, 'हे युद्ध करण्याची कां मागणी करीत नाहींस ? महाराजा, तुझे स्वागत असो. तुझी काय इच्छा आहे व मी आपल्या शक्त्यनुसार तुझे कोणते कार्य करू, तें मला कथन कर.'

राजा ह्याणाला:—मी राजा आहें आणि वाग्युद्ध चालले आहे. तूं पटकर्मनिष्ठ ब्राह्मण आहेस, तेव्हांमध्ये आशी मनांतून तुला कांहीं तरी द्रव्य द्यावयाचे आहे. तरी प्रसिद्ध असें सुवर्ण, रत्ने इत्यादि जें कांहीं तुला काय देऊ ? हे नृपत्रेषा, बोल, विलंब इष असेल तें मला सांग.

ब्राह्मण ह्याणाला:—राजा, ब्राह्मण दोन प्रकारचे आहेत: एक प्रवृत्तिमार्गनिष्ठ (प्रवृत्त) आणि दुसरे निवृत्तिमार्गनिष्ठ (निवृत्त). इच्छाच असेल, तर आपण पूर्ण शंभर वर्षे धर्माचीही असेच दोन प्रकार आहेत. हे प्रजा-मला अर्पण करा.

धिपते, जे प्रवृत्तिमार्गनिष्ठ असतील त्यांना तूं अनेक दाने दे. मी कांहीं दान घेत नसतो. त्याचे उत्कृष्ट प्रकारचे फल तूं ग्रहण कर. हा तेव्हां, हे नृपत्रेषा, तुला कशाची इच्छा आहे जपाचे अर्ध फल तुला निःशंखणे मिळूं दे. तें तूच सांग. मी तुला काय देऊ ? अथवा अथवा, हे राजा, जर तुला सर्वाचीच इच्छा तपाच्या योगानें मी तुला कशाची प्राप्ति असली तर माझ्या जपाचे सर्वही फल तुला करून देऊ :

राजा ह्याणाला:—मी क्षत्रिय आहें. मला राजा ह्याणाला:—आपले देव वरे करो. 'दे ! हा शङ्ख केव्हांही माहीत नाहीं. हे मला सर्व फल नको. मी आपणांकडे जो जप द्विजत्रेषा, केवल 'युद्धप्रदान कर' असें मापितला त्याचें फल कोणतें तें मला निवदन मात्र आही ह्याणत असतो.

ब्राह्मण ह्याणाला:—राजा, तुला स्वधर्मानि योगानें संतोष होत आहे व आहांलाही स्वधर्माच्या अर्पण केला आहे, त्याचे फल काय ह्याची योगानें संतोष होत आहे. तेव्हां आपणां उभ-मला माहीती नाहीं. ह्याविष्यांही हे यम, धर्म, यतांमध्ये कांहीं भेद नाहीं. आतां तुला जें इष काल आणि मृत्यु हेच साक्षी आहेत.

वांडेल तें कर.

राजा ह्याणाला:—हे द्विज, आपण 'माझ्या जर ज्ञानच नाहीं, तर मला ह्याचा काय उप-शक्त्यनुस्तप मी दान करीन. ' असें पर्वी योग होणार ! ह्या जपजन्य धर्माचें फल जर ह्याणाला होतां. तेव्हां आतां आपण आपल्या आपण मला सांगत नसलां, तर तें एखाद्या जपाचे फल मला या, अशी मी प्रार्थना करितो! ब्राह्मणालाच मिळूं या. मला असल्या संशयित

ब्राह्मण ह्याणाला:—राजा, 'माझी वाणी फलाची इच्छा नाहीं.

संदेव यद्वाचीच याचना करीत असते.' अशी ब्राह्मण ह्याणाला:—मी आतां दुसरी भाषा कर-

तूं वलगा करितोस आणि मग माझ्याशी युद्ध करण्याची कां मागणी करीत नाहींस ? राजा ह्याणाला:—वाणी हें ब्राह्मणांचे बल असून बाहु हें क्षत्रियांचे बल आहे. म्हणूनच, हे विष, आपल्याशी हें माझे कडाक्याचे

ब्राह्मण ह्याणाला:—असु; अद्यापिही माझी तीच प्रतिज्ञा आहे. मी माझ्या शक्त्यनुसार तुला काय देऊ ? हे नृपत्रेषा, बोल, विलंब लावूं नको. माझे सामर्थ्य असेल तर मी देवैन.

राजा ह्याणाला:—जर आपणाला देयाची इच्छाच असेल, तर आपण पूर्ण शंभर वर्षे जप करून जें फल संपादन केले आहे तेव्हें मला अर्पण करा.

ब्राह्मण ह्याणाला:—मी जो जप केला तूं अनेक दाने दे. मी कांहीं दान घेत नसतो. त्याचे उत्कृष्ट प्रकारचे फल तूं ग्रहण कर. हा तेव्हां, हे नृपत्रेषा, तुला कशाची इच्छा आहे जपाचे अर्ध फल तुला निःशंखणे मिळूं दे. तें तूच सांग. मी तुला काय देऊ ? अथवा अथवा, हे राजा, जर तुला सर्वाचीच इच्छा तपाच्या योगानें मी तुला कशाची प्राप्ति असली तर माझ्या जपाचे सर्वही फल तुला करून देऊ :

ब्राह्मण ह्याणाला:—आपले देव वरे करो. 'दे ! हा शङ्ख केव्हांही माहीत नाहीं. हे मला सर्व फल नको. मी आपणांकडे जो जप द्विजत्रेषा, केवल 'युद्धप्रदान कर' असें मापितला त्याचे फल कोणतें तें मला निवदन करा, ह्याणजे मी जातों. आपले कल्पाण होवो.

ब्राह्मण ह्याणाला:—मी जो जप तुला संतोष होत आहे व आहांलाही स्वधर्माच्या अर्पण केला आहे, त्याचे फल काय ह्याची योगानें संतोष होत आहे. तेव्हां आपणां उभ-मला माहीती नाहीं. ह्याविष्यांही हे यम, धर्म, यतांमध्ये कांहीं भेद नाहीं. आतां तुला जें इष काल आणि मृत्यु हेच साक्षी आहेत.

राजा ह्याणाला:—ह्या धर्माच्या फलाचे

संदेव यद्वाचीच याचना करीत असते.' अशी ब्राह्मण ह्याणाला:—मी आतां दुसरी भाषा कर-

ણાર નાહીં. હા જપાચે ફળ મીં તુલા અર્પણ કેલેલે પમ અસે શાસ્ત્રજ્ઞાન આહે. વેદામથ્યે સત્ય હેં આહે. હે રાજર્ભે, માઝેંહી વાક્ય પ્રમાણ આહે જાગ્રસ્ક આહે. ઉચ્ચાષ્ટ પ્રતીનિચ્ય ફલપ્રાસીસ આણિ તુંશેંહી વચન પ્રમાણ આહે. મીં તુલા સત્ય હેં ચ આધારમૃત આહે. ધર્મ આણિ ઇંદ્રિય- ફળ સાંગત નાહીં હાચે કારણ, હે નૃપશ્રેષ્ઠા, નિઘ્રહ હા દોહોસ સત્ય હેં ચ કારણીમૃત આહે. મીં આજપર્યંત કેવંઠાં હા જપાપસૂન ફળ- સત્ય હેં ચ સર્વાચા આધાર આહે. વેદ, વેદગ્ય, પ્રાણાલા આહેસ વ મીં ‘દેતો’ અસે ક્ષયલે વિદ્યા, વિધિ, બ્રતાચરણે આણિ પ્રણવ હીં સર્વ આહે. આજપર્યંત કેલેલી નાહીં. મગ મલા ફલાચી સત્યાચીંચ સ્વરૂપે આહેત. પ્રાણ્યાંચે જનન માહિતી કોઈન અસણાર ? તૂ ‘દે’ અસે આણિ પ્રણવ હીં સર્વ સત્યાચીંચ કાર્ય આહેત. હે નૃપશ્રેષ્ઠા આહે. આતાં મીં વાણીલા બડા લાંબું ઇચ્છીત નાહીં. ધીર ધર આણિ સત્યાંચે સંરક્ષણ કર. મીં તુલા સાંગત અસતાંહી જર તૂ માઝે વચન માન્ય કરીત નસશીલ, તરતુલા અસત્ય ભાષણ કેલ્યા- મુલે મોઠા અધર્મ વેઢેલ. હે શત્રુમર્દના, અસત્ય ઉદ્ધાર કાઢણે હેં તુલાહી યોગ્ય નાહીં વ મીં જે બોલલોં તે ખોટે કરણે મલાહી શક્ય નાહીં. મીં જે તુલા ‘દેતો’ અસે પ્રતિજ્ઞાપૂર્વક સાંગિ- તલે, ત્યા બેળી મીં કાહીં વિચારકેલેલા નાહીં; તેબ્બાં જર તુલા સત્યાચી ચાડ અસેલ તર તુંહી વિચાર ન કરીતાં મીં અર્પણ કેલેલ ફળ ગ્રહણ કર. રાજા, તૂ યેથે પેઝન માદ્યાકંડે જપફળ કર. રાજા, તૂ યેથે પેઝન માદ્યાકંડે જપફળ માગિતલેં આહેસ વ. મીંહીં તુલા તેં દિલેં આહે; તેબ્બાં આતાં તેં તૂ ગ્રહણ કર આણિ સત્યનિષ્પત્ત તૂ કાય હ્યાણન ઇચ્છા કરીત આહેસ; રાજા, હો. અસત્ય ભાષણ કરણાંયા પુરુષાલા ઇન્હેં તૂ સત્યાવર ટંડ નિષ્ઠા ટેબ. અસત્ય ભાષણ લોક નસતો વ પરલોકહી નસતો. તો આપલ્યા કરું નકો. ‘મલા દાન કર.’ અસે જે પૂર્વજાંચાહી ઉદ્ધાર કરું શકત નાહીં, મગ વાક્ય તૂ ઉચ્ચારલેસ, તેં આતાં કાય મ્હણુન પુઢીલ પિઠિચા ઉદ્ધાર કોઈન કરણાર ? હે નર- લોએં કરીત આહેસ ! હેં કરણે બરેન નાહીં. શ્રેષ્ઠા, ઇહલોકીં આણિ પરલોકીં સત્ય જેસે રાજા, આતાં મીં દિલેલે જપફળ દેણ્યાચી ઉદ્ધાર કરું શકતે તેં યજ્ઞફળ, દાને અથવા નિયમ હેહી કરું શકત નાહીંત. જ્યાંની અનેક જે કર- જર તૂ ઇચ્છા કરણાર નાહીસ, તર ધર્મ- પ્રકારચીં તરે કેલેલીં આહેત અથવા જે કર- શિલ. કારણ, કોણત્યાહી વસ્તુચા પ્રથમ ણાર આહેત અશા શેંકડોં અથવા લાખોં પુરુષીકાર કરુન નંતર તી દેણ્યાચી ઇચ્છા ન પાંચીહી યોગ્યતા એકા સત્યાહુન અધિક નાહીં. કરણારા, વ કોણતીહી વસ્તુ પ્રથમ દેઝન સત્ય હેં એક અવિનાશી અસે પરબ્રહ્મ આહે. નંતર તી દેણ્યાચી ઇચ્છા ન કરણારા હા સત્ય હેં એક અવિનશ્બર અસે તપ આહે. સત્ય દોષાંસહી અસત્ય ભાષણાંચે પાતક લાગતે. હા- હા એક અદ્વિતીય યજ્ઞ આહે. સત્ય હેં ચ નિરુસ્ત્ર કર્મ કરણે તુલા યોગ્ય નાહીં.

राजा ह्याणालाः—हे द्विज, संग्राम करावा त्याय हींच माझी स्वाभाविक कर्म असून मी आणि संरक्षण करावें हाच क्षत्रियांचा धर्म प्रतिग्रहापासून निवृत्त शालों आहे.

आहे. दान करण्याचा अधिकार क्षत्रियांना आहे, (अर्थात् ते घेण्याचा नाही.) मग मी मला जपाचे दक्षिण फल अर्पण केले आहे, तर आहां दोघाना जें कांही फल मिळावयाचे असेल त्याचा आपण ह्या (स्वर्गादि) लोकां-मध्ये उभयतां मिळून उपभोग घेऊ या. दान वर्णे हा ब्राह्मणांचा अधिकार असून देणे हा क्षत्रियांचा अधिकार आहे, असा जर श्रुतिप्रतिपादित धर्म आहे, तर धर्मजन्य कलाचा आपण उभयतां मिळून उपभोग घेऊ या. किंवा उभयतांना मिळून कलोपभोग घेणे राहू या. माझ्याही वर्माचे फल आपणांसच मिळू या आणि जर मजवर आपली कृपा असली तर मजकडून वडलेला धर्म आपण ग्रहण करा.

ब्राह्मण ह्याणालाः—मी कोलीं तक्षी विनवणी करीत नाहीं, अथवा त्यासाठीं तुझ्या घरींही आलों नाहीं. तूच येथे आलास आणि याचना केलीस; मग आतां कां माझे सरतोस ?

धर्म ह्याणालाः—आपला उभयतांचा विवाद राहू या. मी धर्म आपणांकडे आलों आहे. मी आपणांला सांगतों कीं, हा ब्राह्मणाला दान केल्याचे फल मिळेल आणि राजालाही सत्याचे फल मिळेल.

स्वर्ग ह्याणालाः—हे नृपशेषा, मी स्वर्ग असून स्वतः मूर्तिमत हाऊन आपणांकडे आलों आहे. आपणां उभयतांतला वाद राहू या. कारण, आपणां उभयतांना मिळणारे फल सारखेच आहे.

राजा ह्याणालाः—मला स्वर्गाचे कांही काम नाहीं. वा स्वर्गी, तूं आलास तसा निघून जा. आतां जर ह्या ब्राह्मणाची स्वर्गास जाप्याची इच्छा असली, तर मी आचरण केलेल्या धर्माचे फल त्याला अर्पण करितो.

ब्राह्मण ह्याणालाः—मी लहानपणी अज्ञानानें जर कोणापुढे हात रसरला असला तर असेल. सांप्रत तर मी संहितेचा जप करीत असून निवृत्तिमार्गरूपी धर्म आचरण करीत आहें. हे राजा, मला निवृत्तिमार्गाचा आश्रय केल्याला बराच काळ होऊन गेला आहे. असे असतां तूं मला कशाकरितां लोभ दाखवीत आहेस ? हे प्रजाधिपते, माझ्या धर्माच्या योगानें मी आपले कार्य करून घेईन. मला तुझ्या फलाची इच्छा नाहीं. तप आणि स्वा-

राजा ह्याणालाः—हे विष, जर आपण मला जपाचे दक्षिण फल अर्पण केले आहे, तर आहां दोघाना जें कांही फल मिळावयाचे असेल त्याचा आपण ह्या (स्वर्गादि) लोकां-मध्ये उभयतां मिळून उपभोग घेऊ या. दान वर्णे हा ब्राह्मणांचा अधिकार असून देणे हा क्षत्रियांचा अधिकार आहे, असा जर श्रुतिप्रतिपादित धर्म आहे, तर धर्मजन्य कलाचा आपण उभयतां मिळून उपभोग घेऊ या. किंवा उभयतांना मिळून कलोपभोग घेणे राहू या. माझ्याही वर्माचे फल आपणांसच मिळू या आणि जर मजवर आपली कृपा असली तर मजकडून वडलेला धर्म आपण ग्रहण करा.

भीष्म ह्याणाले :—राजा, इतके शाल्यानंतर तेथे दोन पुरुष आले. त्यांचा वेष भेसूर असून वर्ष्ण मलिन होतीं. त्यांनी परस्परांस कुटाळून धरले होते व ते परस्परांशी बोलत होते. त्यांपैकी एक ह्याणत होता कीं, ‘तूं माझे कर्ज देणे नाहींस.’ व दुसरा ह्याणत होता, मी देणे आहे; हा गोष्टीसंबंधाने आमचा द आहे. अस्तु; हा अनुशास्ता राजा येथे आहेच. ’पुनः पहिला ह्याणाला, ‘मी हें खरेच सांगतों कीं, तूं माझे कर्ज देणे नाहींस.’ दुसरा ह्याणाला, ‘खांडे बोलतोस, मी तुझे कर्ज देणे आहे.’ असा वाद करण्यानें त्या दोघानाही कार ताप शाला, तेव्हां ते राजाकडे घेऊन ह्याणाले, ‘राजा, आहां दोघानाही दोष लागणार नाही अशा प्रकारचा कांहीं विचार काढ.’

त्या दोहेपैकी विरुप म्हणालाः—हे नर-श्रेष्ठ, मी विकृताचे गोपदानाचे फल देणे आहे. असे असून, हे पृथ्वीपते, मी वेत असता नों घेत नाहीं !

विकृत म्हणाला:—हे प्रजाधिपते, विस्तराने असेल तेवढे कां होईना-पण तें तूं घे, विलंब माझे कांहींही देणे नाही. हा जे सत्यासारखे भा- करू नको.

सणारे भाषण करीत आडे तें केवळ असत्य होय. विकृत ह्याणाला:—ह्याने 'मी घेतो' असे

राजा म्हणाला:—विरुपा, तू ह्याचे काय हाटले व मी 'देतो' असे ह्याणालो. तथापि देणे आहेस तें सांग. कारण, ते ऐकून मग आतां ह्याने माझे कांहीं देणे नाहीं. तेव्हां आतां ह्याला वाढेल तिकडे जाऊं या.

विरुप ह्याणाला:—हे प्रजाधिपते राजरे इश्वाक्ये, मी ह्या विकृताचे देणे कसे आहे ते सर्व तूं लक्ष्यपूर्वक ऐक. हे निष्पापा, पूर्वी ह्याने धर्मशास्त्रांची एका तपोनिष्ठ आणि स्वाध्यायशील अशा ब्राह्मणास एक उत्कृष्ट धेनु अर्पण केली. तेव्हां, हे राजा, तिच्या दानाच्या योगाने ह्याला जे फल मिळावयाचे ते मीं ह्याच्याकडे जाऊन मागितले व ह्या विकृतांही निर्भल अंतःकरणाने ते मला अर्पण केले. पुढे मीं पापमुक्त होण्यासाठी कांहीं सत्कर्म केले आणि अतिशय दूध देणाऱ्या अशा दोन गाई विकृत घेतल्या व त्या श्रद्धेने आणि विधिपूर्वक एका उठऱ्याची ब्राह्मणास अर्पण केल्या याप्रमाणे, हे प्रभो, ह्याच्याकडन मीं जे कांहीं घेतले आहे त्याचे द्विगुणित फल मी आज इहलोकीं ह्याला अर्पण करीत आहे. ह्यास्तव, हे पुरुषश्रेष्ठा, आतां ह्यांत निर्देष कोण, आणि दंपती कोण, ह्याच्यांधाने आश्चांमध्ये वाद आहे आणि म्हणूनच आशी निर्णयासाठी तुजकडे आलों आहों. आतां तूं न्याय कर अथवा अन्याय कर,— आश्चांला योग्य मार्गास लावण्याविषयीं तूं दक्ष रहा ह्याणजे झाले. ह्याने मला जसें दान केले होते, तर्सेच हाही जर मजकङून घेऊ इच्छीत नसेल, तर तटस्थ होऊन तूं आश्चांस आज योग्य मार्गास लाव.

राजा ह्याणाला:—विकृत, हा तुम्हें कृष्ण आतां न्याय करण्याचे काम मजकडे आले देत असतां तूं कां घेत नाहीस? तुला इष्ट आहे, तेव्हां त्याला असत्यतेचा कलंक लाग-

असेल तेवढे कां होईना-पण तें तूं घे, विलंब

माझे कांहींही देणे नाही. हा जे सत्यासारखे भा- करू नको.

आतां ह्याने माझे कांहीं देणे नाहीं. तेव्हां आतां ह्याला वाढेल तिकडे जाऊं या.

राजा म्हणाला:—हा देत असतां तूं घेत नाहीस हूं मला विपरीत दिसते. एकंदरीत तूं दंड करण्यास निःसंशय योग्य आहेस.

विकृत म्हणाला:—हे राजरे, मी जे ह्याला दिले आहे, ते परत कसे घेऊ? ह्यांत जर माशा अपराध असेल, तर, हे प्रभो, मला खुशाल दंडाची शिक्षा द.

विरुप म्हणाला:—मी जे देत आहे ते जर तूं घेतले नाहीस, तर हा धर्मशास्त्रा नृपति तुझा नियह करील.

विकृत म्हणाला:—तूं मजजवळ मागितल्या- मुळे मीं तुला आपली वस्तु दिली आहे; ती मी आतां परत कशी घेऊ शकणार? तेव्हां तूं आतां जा. मीं तुला अनुज्ञा देतों.

ब्राह्मण म्हणाला:—राजा, हे ऐकलेस का या दोघाचे भाषण? तेव्हां आतां मीं जे तुला अर्पण करण्याचा निश्चय केला आहे, त्याचा तं निःशंकपणे स्वीकार कर.

राजा (आपल्याची) ह्याणाला:—‘या उभय- तांचे आरंभिलेले कार्य कार मोठे असून गूढ आहे; आणि या जपकर्त्या ब्राह्मणाचा निश्चय- ही अतिशय ठढ आहे. तेव्हां आतां यांचे ब्रह्मवयाचे कसे? बरे, मीं जर ब्राह्मणाने दिलेले दान घेतले नाही, तर मला महत्यातक लागणार नाहीं असे कसे होईल?’ असा विचार करून तो राजर्थि विकृत आणि विरुप यांस ह्याणाला कीं, आपले कार्य झाले ह्याणजे आण जा.

णार नाहीं. राजांनी आपल्या धर्माचे पालन अर्थी तुला आणि हा ब्राह्मणाला सारख्याच केले पाहिजे, असा सिद्धांत आहे. त्यामुळे, लोकांची प्राप्ति होईल. विकृतानें माझे कांहीं मीं आपला धर्म पालन करावा हें खेरे आहे. देणे नाहीं. आझीं जी ही न्यायजिज्ञासा केली, तथापि माझा विचार नष्ट होऊन गेल्यामुळे, ती केवल तुला बोध व्हावा एवढाचासाठीच गहन अशा ब्राह्मणधर्मांने माझ्या ठार्यी प्रवेश होय. काल, धर्म, मृत्यु, कामक्रोध व तुळी दोघे केला. हास्तव आपण थेडा वेळ थांबा, ह्याणजे मिळून तुझ्या समक्ष हा विषयाचा उहापोह आपला न्याय होईल.

ब्राह्मण म्हणाला:—राजा, तू जे मजकडे तेव्हा आतां तुझी इच्छा असेल त्या लोकांत मागितलेंस ते मीं तुला देण्याची प्रतिज्ञा केली तू गमन कर. कारण, तुझ्या कर्मांने ते तुला आहे. अर्थात् ते मीं तुझे देणे आहे; ह्यास्तव तू मिळालेले आहेत.

ग्रहण कर. जर तू ते ग्रहण केले नाहींस तर भीष्म ह्याणाले:—युधिष्ठिरा, जापकास मिळ-मीं तुला निःसंशय शाप देईन. णारे फल मीं तुला सांगितले; व सूर्यादि लोक,

राजा ह्याणाला:—धिकार असो हा राजध-ब्रह्मलोक आणि मोक्ष देखील जापकाच्या माला, कीं जो आचरण करण्यासंबंधाने—प्रति-अंकित कसे असतात, तेहीं तुला दाखवून ग्रह करू नये असा—नियम आहे. तथापि कोण-दिले. संहितेचे अध्ययन करणारा पूरुष पर-त्या तरी प्रकाराने आहां उभयतांचे फल सार-ब्रह्मामध्ये लीन होऊन जाणाऱ्या ब्रह्मदेवाच्या खेच व्हवें एवढाचासाठी मला हें आपले सान्निध्यास जातो, किंवा तो अभिसन्धित गमन दान घेतले पाहिजे. ह्याणून, पूर्वी कधीही न करितो, अर्थवा सूर्यामध्ये प्रविष्ट होतो. तो जर पसरलेला हा हात मीं दानरूपी ठेव घेण्या तैजसत्वामुळे तेथेच रममाण शाला, तर रागासाठी आपल्यापुढे पसरला आहे. ह्यास्तव, हे मुळे मोहित होत्साता त्यांच्याच गुणांचे आच-विप्र, आपणांकडे माझे जे कांहीं येणे असेल रण करू लागतो. अशाच प्रकारे तो सोम, वायु, तें आतां अर्पण करा.

ब्राह्मण ह्याणाला:—राजा, संहितेचा जप प्रविष्ट होऊन त्यांच्याच कर्मांचे आचरण केल्यामुळे मजकडून जे कांहीं पुण्य घडले करीत प्रेमानें तेथे वास्तव्य करितो. पुढे त्याला असेल आणि त्यांत जर माझ्या स्वत्वाचे कांहीं तेथे वैराग्य उत्पन्न होऊन आपण अधिष्ठित असेल, तर ते सर्व तू ग्रहण कर.

राजा ह्याणाला:—हे द्विजश्रेष्ठा, हे दान-शाला व आपाततः अविनाशी अशा परमेष्ठीच्या जल माझ्या हातावर पडले आहे. तथापि हे शरीरांत प्रविष्ट होण्याची त्याला इच्छा शाली पुण्य आपणां उभयतांस सारखेच आणि बरो. ह्याणजे तो त्यामध्ये प्रविष्ट होतो. पुढे निष्काम बरच मिळावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हांच निरहंकार असा तो पुरुष आपाततः आपणही मजकडून प्रतिश्रव्ह करा.

विरुद्ध ह्याणाला:—राजा, आझी उभ-निधून प्रब्रह्मामध्ये लीन होतो व ब्रह्मरूप यतां काम आणि क्रोध असे असून आहींन बनल्यामुळे सुखदुःखाव द्वंद्वांचे अतिक्रमण करू तुजकडून ही गोष्ट घटवून आणिली आहे. तू न पारमार्थिक सूख व शांति ह्यांनी संपन्न होऊन हें फल सारखेच मिळावे असें ह्याणतोस, त्यांचा द्वेषांचे दर्शनही होत नाहीं.

सारांश, जेथे प्रविष्ट शाल्यानंतर पुनर्जन्म कांडीं भाषण शालें ? सारांश, पुढे त्यांनी त्या नाहीं, ज्याला अविनाशी (अक्षर) अशी ठिकाणीं केले काय ?

संज्ञा आहे, आणि ज्याला दुःख व वार्द्धक्य भीम्प ह्याणाले :—हे प्रभो, ठीक आहे, वौंगे विकार नाहीं व जे अद्वितीय आहे, असे ह्याणून न्या ब्राह्मणाने प्रथम पूजनीय अशा अशा ब्रह्मरूपी पदाची त्याला प्राप्ति होते. धर्म, काल, यम, मृत्यु आणि म्वर्ग ह्यांची कारण, ब्रह्माचे ठिकाणीं लीन होऊन राह—पूजा केली. नंतर, त्या ठिकाणीं पूर्वीच आलेल्या एयाची त्याची इच्छा नसल्यास तो त्या पुरुषांचे नाश्वरशेषांचा त्याने मस्तकाने प्रणाम करून अतिक्रमण करून—ज्या ठिकाणीं प्रत्यक्ष, अनु-बहुमान केला. आणि तो राजास ह्याणाला, ‘हे मान, आगम आणि चित्त ह्यांचा प्रवेश होत राजेष, तू द्या फलांने युक्त शालेला आहेस, नाहीं, ज्याला ज्ञानसाधन अशा रूपादिकांचा तेव्हां तुलाच मुख्य अशा गतीची प्राप्ति होऊं संबंध नाहीं व ह्याणूनच प्राणादिक पोडश पदा-दे. तुझी अनुज्ञा घेऊन मी पुनश्च जप करूं थर्चाही ज्यास संपर्क नाहीं, अशा चिन्मय लागतों. हे महाबलाढ्य नरपते, ‘तूं जप करूं परब्रह्मामध्ये तो प्रविष्ट होतो. पण अंतःकरणांत लगलास ह्याणजे जपावरच तुझी श्रद्धा जडेल’ अनुरागाचा प्रवेश शाला असल्यामुळे जर असा मला देवीने पूर्वी वरही दिलेला आहे.

त्याला परब्रह्मी लीन होणाची वासना झाली राजा ह्याणालाः—हे विप्र, जरी मला जप-नाहीं, तर पूर्वीक लोकांमध्ये तो मुख्य होऊन फलांचे दान केल्यामुळे तुझी जपसिद्धि राहतो. इतकैंच नव्हे, तर त्याच्या अंतःकर-निष्कल शालेली आहे, आणि जरी जप करण्यांत ज्याच्याविषयी इच्छा उत्पन्न होईल संबंधाने तुझ्या ठिकाणीं श्रद्धा उत्पन्न झाली त्याची त्याला प्राप्ति होते. पुढेही जर त्याला आहे, तरी मजबारोवरच तुलाही जपफलाची प्राप्ति सर्व लोक नरकम्बरूपीच दिसून लागले व त्याची होऊं दे. कारण, जपजन्य फलांचे दान केल्या-इच्छा निवृत्त झाली, तर तो सूर्वापासून मुक्त मुळे तुलाही पुण्यप्राप्ति झालीच आहे.

होऊन निर्गुण अशा परब्रह्माचे ठिकाणीं ब्राह्मण म्हणालाः—हा ठिकाणीं सर्वाच्या मुखाने रमणीय होऊन राहतो. हे महाराजा, सञ्चित मीं तुला जपदान करण्यासंबंधाने मोठा जपकर्त्या पुरुषाला गति करी मिळते ते सर्व प्रयत्न केला. त्यामुळे तुला व मला सार-मीं तुला ह्याप्राप्तांने कथन केले आहे. आतां ख्याच फलाची प्राप्ति झाली आहे. तेव्हां आतां पुनश्च काय ऐकावे अशी तुझी इच्छा आहे ? जेथे आमची गति असेल तेथे आही उभयतां मिळूनच जाऊं या.

अध्याय दोनशेवा.

—::—

जपकर्त्यास मिळणारे फल.

युधिष्ठिर ह्याणालाः—हे पितामह, त्या वेळीं तसेच साध्य, विश्वदेव, मरुत्, नद्या, पर्वत त्याच्या भाषणावर ब्राह्मणाने अथवा राजाने आणि समुद्र, तीर्थ, तप, जीवब्रह्मांच्या काय उत्तर दिलें ते मला कथन करा. किंवा अमेदाचे प्रतिपादन करणारे वेदान्त, साम-आपण जें स्थान सांगितले त्याच ठिकाणीं त्यांनी गानाच्या पूर्वीसाठीं उच्चारिलीं जाणारीं हावु हावु गमन केले ? किंवा त्यांचे त्याविषयी आपसांत इत्यादि स्तोमसंज्ञक अक्षरे ह्यांच्या अधिष्ठात्री

ह्या प्रकारचा त्यांचा तो निश्चय कळून आल्यानंतर लोकपाल व इतर देवता ह्यांसह

देवाधिपति इंद्र हा त्या ठिकाणीं आला.

वेवत्तम्, सुरस्वती, नारद, पर्वत, विश्वावसु, देवाच्या ठिकाणी प्रविष्ट झाले. तेव्हां, हे प्रजाहा हा, हूहू, परिवारासह मंधव चित्रेसेन, नाग, धितपे, ब्रह्मदेवानें त्या प्रादेशमात्र पुरुषस्वरूपी सिद्ध, मुनि, देवाभिदेव प्रजापति, अनेकशीर्षसंपन्न तेजाला सामोरे जाऊन 'स्वागतम्' असे अचिन्त्य असा देव विष्णु हे सर्व त्या ठिकाणी म्हटले व त्याच वेळी पुनः मधुर असे दुसरेही प्राप्त झाले. हे प्रभो, मोठमोठी वायोही त्या धिकाणी आलीं व अंतरिक्षांत भेरी, तर्यू इत्यादि भाषण केले. तो ह्याणाला, 'जपकर्त्या पुरुषांना आणि योग्यांना मिळणारे कल सारखेच आहे वायांचा गजर मुरु झाला. तेथें प्राप्त झालेल्या हांत संदेह नाहीं. योगी पुरुषाला मिळणाऱ्या त्या महात्म्यांनी दिव्य पुण्यांची वृष्टि सुरु फलाचा अनुभव आमच्या ह्या सभ्यांना (देव-केली आणि समोवतीं निरनिराळ्या ठिकाणी तांना) आहेच. ह्याशिवाय जापकांना अप्सरांचे समुद्राय नृत्य करू लागले. तदनंतर विशेष प्रकारे प्रत्युत्थान देण्याचा विषय आहे पूर्वोक्त स्वरूप धारण करून तेथें आलेला स्वर्ग मध्ये सदोदीत वास्तव्य कर.' असे त्यानें सांगितले खिद्दि झालेली आहे. हे राजा, तुलाही व ब्रह्मात्मेक्याचा बोध केला. तदनंतर ताप नष्ट खिद्दि झालेली आहे.' तदनंतर, राजा, परस्परांवर उपकार केलेल्या त्या उभयतांनी एक-दम आपलीं सर्व इंद्रिये विषयांपूर्ण परावृत्त केली. त्यांनी प्राण, अपान, व्यान, उदान आणि पुढे ब्रह्मदेवाला अभिवादन करून देवता समान ह्या पांचही वायुंचा हृदयाचे ठारीं ह्याणाल्या की, 'जपकर्त्याला विशेष प्रकारचे विशेष करून त्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या प्रत्युत्थान देणे विहित आहे. आमचा येथे मनास प्राण आणि अपान ह्या ऐक्य पावलेल्या येण्याचा हा सर्व प्रयत्न केवळ जपकर्त्या पुरुषाद्वेष वायूंच्या अधीन करून सोडिले; आणि साठीच आहे. ह्या उभयतांची योग्यता आतां पद्मासन करून भ्रुकुटींच्या अयोभागी अस-सारखीच आहि. आपणही ह्या उभयतांचा लेल्या नासिकाश्चाचे ते अवलोकन करीत राहिले बहुमान केलेला आहे. सारांश, ह्यांना सारखल्याच आणि पुढे हलके हलके त्यांनी अंतःकरण फलाची प्राप्त झालेली आहे. आज आहांस व प्राणापान ह्या दोहँेची भ्रुकुटींच्या ठिकाणी येणी आणि जपकर्ता पुरुष ह्या उभयतांचे अत्यंत धारणा केली, शारीरिक व्यापार बंद केले, मोठे कल अवलोकन करावयास मिळालें. आतां दृष्टि स्थिर केली आणि अंतःकरण एकाग्र हे उभयतां सर्वही लोकांस अतिक्रमण करून केले. अशा रीतीने चित्ताचा जय केल्यानंतर इच्छेस वाटेल तेथे गमन करोत.' त्यांनी प्राण व चित्त हीं मस्तकाचे ठिकाणी ब्रह्मदेव म्हणाला:—जो कोणी वेदाच्या नेलीं. असे झाल्यानंतर त्या वेळीं त्या महात्म्या सहा अंगांचे अथवा जो मन्वादि स्मृतींचे अध्य-ब्राह्मणाच्या तालुप्रदेशाचा भेद करून तेजाची यन करील, त्यालाही अशाच प्रकारे माझ्या एक प्रचंड ज्वाला निघाली व ती स्वर्गांकडे लोकाची प्राप्ति होईल. तसेच जो योगनिष्ठ चाहली, त्या वेळीं त्या प्रचंड ज्वालेच्या योगानें बनेल त्यालाही देहत्यागानंतर अशाच रीतीने दिग्नतरीं मोठा हाहाकार उडून गेला. पुढे माझ्या लोकाची प्राप्ति होईल ह्यांत संशय नाहीं. स्तवन होत असतां ते तेज त्या वेळीं ब्रह्म-अस्तु; आतां मी जातों. आपणही सिद्धि

संपादन करण्यासाठी आपआपल्या स्थानी गमन करावें.

भीष्म म्हणाले:—राजा, असे म्हणून ब्रह्मदेव त्याच ठिकाणी अंतर्धान पावला; देवही त्याच निरोप घेऊन आपआपल्या स्थानी निशून गेले; व त्या ठिकाणी आलेले ते कालमृत्युमृति सर्व महाम्भे धर्माचा गौरव कंरून आनंदित अंतःकरणाने त्याच्या मागून चालते झाले. अशा प्रकारे, हे महाराजा, माझ्या ऐकण्यांत आले होते त्याप्रमाणे मीं तुला जपकर्त्त्या पुरुषास मिळणारे फल व गति हीं निवेदन केली. आतां पुनश्च काय ऐकावें अशी तुझी इच्छा आहे?

गोप्रदानांच्या योगाने मिळणारे फल कोणते? मोठमोठे लोक कोणाची उपासना करितात?

व ते काय आणि कोठे आहे? पृथ्वी, पार्थिव वस्तु, वायु, अंतरिक्ष, जलचर, जल, सर्व आणि स्वर्गवासी हांची उत्पाती कोणापासून झाली? हे भगवन, हे पुरातन असे तत्त्व मला कथन करा. मनुष्याला ज्या विषयांचे ज्ञान व्हावं अशी इच्छा असेल, त्या विषयाचे ज्ञान झाले हाणजेच त्याची त्या विषयाकडे प्रवृत्ति होते, परंवां होत नाही. मला तर त्या पुरातन श्रेष्ठ तत्त्वाचे ज्ञान नाही. मग माझी तिकडे उगीच कशी

प्रवृत्ति व्हावी? मीं ऋक्मृति तीनही वेदांचे व घटंद, ज्येतिष, निरुक्त, व्याकरण, कल्प आणि शिक्षा हा वेदांगांचेही अध्ययन केलेले आहे; तथापि मला भूतांच्या मूलतत्त्वाचे ज्ञान नाही. शास्त्र आपण मला हे सर्व सामान्य

अध्याय दोनर्थे पहिला.

—::—

मनुबृहस्पतिसंवाद.

कर्मगति.

युधिष्ठिर म्हणाला:—हे पितामह, ज्ञान-

योगाचे, वेदांचे व अश्रिहोत्रादि नियमांचे फल करावे. तसेच, ज्ञानांचे फल काय, कर्मांचे कोणते, आणि जीवांचे ज्ञान कसे करून घ्यावे, फल कोणते, मनुष्यास शरीरवियोग कसा हें मला कथन करा.

घडतो, व पुनश्च त्याला शरीरप्राप्ति कशी होते,

भीष्म म्हणाले:—हाविष्यीं प्रजाधिपति हेही आपण मला निवेदन करा.”

मनु आणि महर्षि बृहस्पति द्वा उभयतांमध्ये असते ते त्यांचे सुख असून, जें अनिष्ट असते असतात. तो असा:—देवर्षिसमुदायामध्ये श्रेष्ठ ते दुःख होय, असे सांगितले आहे. मनुष्याला असा महर्षि बृहस्पति शिष्य होऊन लोकश्रेष्ठ इष्टप्राप्ति व्हावी, आणि अनिष्टप्राप्ति होऊन प्रजाधिपति मनुकडे गेला आणि त्याला प्रणाम नये, एतदर्थ कर्मविधीची प्रवृत्ति आहे; करून विचारून लागला कीं, “भगवन, हा जग-आणि इष्ट व अनिष्ट हा दोहोचाही संबंध तांचे कारण असे काय आहे? कर्मकांडाची नसावा खासाठीं ज्ञानविधि प्रवृत्त झाला आहे. प्रवृत्ति कोणीकडे आहे? ब्राह्मणांनी ज्ञानांचे वेदांमध्ये जो कर्मयोग सांगितला आहे तो फल काय सांगितलेले आहे? मंत्रगत शब्दांनी वासनेला प्राधान्य देऊनच होय. कर्मयोगांचे ज्यांचे ज्ञान होत नाहीं असे काय आहे? प्रभो, आचरण करूनही तज्जन्य बन्धांतून मुक्त असेहे मला यथास्थितपणे निवेदन करा. तसेच लेल्या मनुष्यास परमात्मप्राप्ति होते. पण सुखाच्या अर्थशास्त्र, आगम आणि मंत्र हांचे ज्ञान असेही अभिलाषाने अनेक प्रकारच्या कर्ममार्गांच्या लेल्या लोकांना यज्ञांच्या अथवा अनेक ठिकाणी आसक्त होऊन राहिलेल्या मनुष्यास,

—अनेक प्रकारच्या दुःखांनी व्याप असल्यामुळे— फल देणारे व दुसरे इष्टलोकप्रभृति क्षुद्रफल नरकतुल्य असणाऱ्या लोकांची प्राप्ति होते.

ब्रह्मस्पति हाणाला:—जो मनुष्य ज्याची होण्याचे साधन—अन्तःकरणाने कर्मफलाचा प्राप्ति होण्यासाठी जें कर्म करीत असेल, तेच त्याग करणे हेच आहे; सर्वथैव कर्मत्याग त्या कर्माचे फल होय. इष्ट ते सुख व अनिष्ट करणे हेच नव्हे. जोवर विवेक उत्पन्न शाला तें दुःख; हापैकीं इष्टाची तेवढी प्राप्ति व्हावी नाही, तोवर बुद्धि अृज्ञानावृत असल्यामुळे व अनिष्टाची प्राप्ति होऊ नये, हा इच्छेनेच तिला शुभ कोणते आणि अशुभ कोणते हे कर्मकर्ता पुरुष त्याप शालेला असतो. अर्थात् समजत नाही. पण ज्याप्रमाणे रात्रीच्या नरकतुल्य लोक हें कांहीं कर्माचे फल नव्हे. शेवटी तमोमुक्त शालेल्या नायकतुल्य अशा मग त्याची प्राप्ति त्याला कां व्हावी? चक्षरिंद्रियाला कंठकादिकांचे ज्ञान होऊं

मनु हाणाला:—वासनेचा त्याग करावा लागते, त्याप्रमाणे, विवेक उत्पन्न शाला हाणजे व कर्माचरण करून तद्वारा ज्ञानेच्छा उत्पन्न अशुभ कर्म कोणते तें बुद्धीला कळून शाल्यानंतर ज्ञान संपादन करून परमात्म्याचे घेते व तें तिला त्याज्य वाटते. सर्व, दर्भाचे ठिकाणी लीन व्हावें, एतदर्थात् कर्मविधीची सड, विहीर इत्यादिकांचे ज्ञान शाले हाणजे प्रवृत्ति आहे. अशा प्रकारच्या कर्माच्या योगाने मनुष्य त्यांच्या बाजूला जात नाही; पण जर बन्ध घडत नाही, अर्थात् नरकतुल्य अशा ज्ञान शाले नाहींतर तो त्यांजवर जाऊन पडतो. लोकांची प्राप्ति होत नाहीं. पण जे वासनेने हावस्तु ज्ञानाचे फल अधिक कसे हें कळून व्याप असल्यामुळे वासनास्वरूपीच बनून गेलेले येण्यासारखे आहे. कर्मनिष्ठतीची पांच अंगे असतात, त्यांना कर्मयोग घेऱून सोडतो. अर्था- आहेत, तीं अशीं: यथाविधि केलेला समग्र तेच त्यांना दुःखप्रचुर अशा लोकांची प्राप्ति मंत्रप्रयोग, शास्त्रांत सांगितल्या प्रकारचे यज्ञ, होते. हास्तव, वासनांचा त्याग करून ब्रह्म- तशाच प्रकारल्या दक्षिणा, अन्नप्रदान आणि ज्ञानास कारणीभूत व हाणूनच ब्रेष्ट अशा अंतःकरणाची एकाग्रता. कर्म हें सन्त्वादिनिष्काम कर्माचा स्वीकार केला पाहिजे. निष्काम- गुणात्मक आहे, असे वेदांनीं सांगितलें आहे. पणे नित्यकर्माचे आचरण केले हाणजे धर्मा- अर्थात् मंत्रही त्रिगुणात्मक आहे. कारण कर्म कडे प्रवृत्ति असलेले अंतःकरण आरशाप्रमाणे हे मंत्रपूर्वक असते. विधि देखील त्रिगुणा- स्वच्छ बनते व सत कोणते आणि असत कोणते तक्म क असतो. कर्त्याचे अंतःकरण ज्या हाचे ज्ञान होते. हाणूनच त्याला सुखाची गुणाचे असेल तदनुसृप असेच फल त्याला अर्थात् मोक्षाची इच्छा होते: आणि त्यामुळे मिळते. सारांश, कर्मफल हें त्रिगुणात्मक त्याला कर्मार्गबिर्भूत अर्थात् कर्माला अत्यंत असते; आणि कर्मफलाचा भोक्ता जो पुरुष अगोचर व वासनाशून्य अशा परब्रह्माचे ज्ञान तोही त्रिगुणात्मकच असतो. कर्मप्राप्त्य स्वर्ग- होते. मन आणि कर्म हा दोहोच्याच योगाने लोक मिळाला हाणजे उक्कृष्ट शब्द, रूप, रस, संसाराची उत्पत्ति शालेली आहे; आणि लोकांनीं स्पर्श व उत्तम गंध हीं फलरूपाने प्राप्त होत अवलम्बन केलेल्या ज्या हा दोन वस्तु, त्या असतात. पण शरीराचा त्याग केल्यावांचून परमात्मप्राप्तींस मार्गभूत अशाही आहेत. कर्म मनुष्य हा फलेपभोगाचा अधिकारी होत देव एक ब्रह्मज्ञानरूपी शाश्वत नाहीं. ज्ञानफलाची गोष्ट तशी नाहीं. कारण,

शरीर असताना इहलोकीही तें उपभोगावयासि अर्थात् परब्रह्म इंद्रियग्राह्य नाहीं. कारण मिळतें. कायिक, वाचिक आणि मानसिक तें व्यक्त नाहीं. त्याला प्रथानाप्रमाणे लोहित, असें तीन प्रकारचे कर्म आहे. यापैकी कोण शुक्ल अथवा कृष्ण वर्ण नाहीं. त्याला अनेक त्याही कर्माच्या योगाने मोक्षप्राप्ति होणे शक्य प्रकारचे रस, गंध, शब्द आणि स्पर्श हांचा अथवा कोणत्याही प्रकारच्या रूपाचा संपर्क नाहीं. तथापि लोकांच्या उपयोगासाठी त्यांने कारण, तें फल सुखदुःखात्मक असून सुख रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श हे पांच व दुःख या दोहोचेही आश्रयस्थान शरीरच विषय निर्माण केले आहेत. तें स्त्री नाहीं, आहे; आणि मोक्ष घणजे आत्मस्वरूपप्राप्ति पुरुष नाहीं अथवा नपुंसकही नाहीं. तें लौकिक-असल्याने व ती शरीराच्या योगाने उपभोगीं कांत सत्तामय भासणारे प्रथान अथवा परमाणु गितां येणारी नसल्याने, शारीर कर्मपासून इत्यादि नसून शून्यरूपी असत् देखील नाहीं; मोक्षप्राप्ति होणार नाहीं. तसेच, वाणीच्या आणि मायाविशिष्ट असल्यामुळे सत् व असत् योगाने जी कर्म करावयाचीं तीं सर्व वाणीने हांचे मिश्रणभूत जे इंश्वरादि तेही तें नव्हे. युक्त असतेवेळीच उपभोगावयाचीं असतात. यत्तेच तत्त्व होय. हे केवळांही क्षरण (नाश) मोक्ष हा तसा नाही; म्हणूनच तो वाचिक कर्माचे फल नव्हे. मन जे कांहीं कर्म करिते, पावत नाहीं, म्हणूनच हाला अक्षर म्हणतात. त्याचे फल मनाच्या असित्त्वकालीच मोगिले पाहिजे. मोक्षाची गोष्ट याहून निराळी आहे. म्हणूनच त्याला मानसिक कर्माचे फल द्याणतां यावयाचे नाहीं. कर्मफलाविषयी आसक शालेला पुरुष त्याच्या प्राभीच्या इच्छेने ज्या ज्या गुणांनी विशिष्ट अशा कर्माचे आचरण करील, त्या त्या गुणाच्या प्रेरणेने त्याला शुभ अथवा अशुभ (गुणानुरूप) कर्मफल भोगावे लागते. प्रवाहांत पडलेला मत्स्य मार्गाने जात असतां पाण्याचा वेग त्याला दुसरीकडे ओढून नेतो; त्याप्रमाणच, पूर्वीचे कर्म हेही संसारात पडलेल्या प्राण्याकडे येऊन त्याला इष्ट नसेल अशाही मार्गास लाविते. हायप्रमाणे कर्माची शरीरे जलामध्ये लीन होतात; जलापासून अशाही मार्गास लाविते. हायप्रमाणे कर्माची तेजामध्ये जातात; तेजापासून वायूमध्ये प्रविष्ट गति आहे. आतां, ज्यापासून हें सर्व जग होतात; आणि वायूपासून आकाशांत प्रवेश निर्माण झाले आहे, अंतःकरणाचा जय केलेले करितात; पुढे, जे ब्रह्मनिष्ठ असतात ते आकाश-पुरुष जगताचा अतिक्रम करून ज्यामध्ये प्रविष्ट शाचे अतिक्रमण करून मोक्ष पावतात, अर्थात् होतात, आणि जे मंत्रगत शब्दांनीही व्यक्त श्रेष्ठ अशा परब्रह्मस्वरूपाची त्यांना प्राप्ति होते; करून दाखवितां येत नाहीं, त्या श्रेष्ठ तत्त्वा- आणि जे तसे नसतात त्यांना पुनश्च कर्मानु-संवंधाने मी तुला सांगतो, तें ऐक. तें तत्त्व सार जन्म ध्यावा लागतो, ब्रह्मनिष्ठ पुरुष ज्या

अध्याय दोनशे दुसरा.

—०:—

संसार.

मनु श्वणालाः—मायायुक्त अशा ब्रह्मापासून प्रथम आकाशाची उत्पत्ति शाळी; आकाशापासून वायु निर्माण शाळा; वायूपासून तेज उत्पन्न शाळे; तेजापासून जलाची निष्पत्ति शाळी; जलापासून पृथ्वीचा उद्भव शाळा; आणि पृथ्वीपासून जग उदय पावले. अशी सृष्टीची उत्पत्ति होते. संहारकालीं हीं पार्थिव शरीरे जलामध्ये लीन होतात; जलापासून अशाही मार्गास लाविते. हायप्रमाणे कर्माची तेजामध्ये जातात; तेजापासून वायूमध्ये प्रविष्ट गति आहे. आतां, ज्यापासून हें सर्व जग होतात; आणि वायूपासून आकाशांत प्रवेश निर्माण झाले आहे, अंतःकरणाचा जय केलेले करितात; पुढे, जे ब्रह्मनिष्ठ असतात ते आकाश-पुरुष जगताचा अतिक्रम करून ज्यामध्ये प्रविष्ट शाचे अतिक्रमण करून मोक्ष पावतात, अर्थात् होतात, आणि जे मंत्रगत शब्दांनीही व्यक्त श्रेष्ठ अशा परब्रह्मस्वरूपाची त्यांना प्राप्ति होते; करून दाखवितां येत नाहीं, त्या श्रेष्ठ तत्त्वा- आणि जे तसे नसतात त्यांना पुनश्च कर्मानु-

परतत्त्वाचे ठिकाणीं लीन होतात, तें उष्ण तसेच जें कृत्स्थस्वरूपानें जगतामध्ये वास्तव्य नाहीं आणि शीतली नाहीं; मृदु नाहीं अथवा करणारे आहे; जें सर्वांस कारणीभूत असून कठीणही नाहीं; तें आंबट, तुट, मधुर ज्या अद्वितीय अशा आत्म्यानेच स्वतःस अथवा कडूही नाहीं; त्याला शब्दाचा संबंध प्रकट केले आहे, तेच तें कारण अर्थात् परनाहीं. गंधाचा गंध नाहीं, आणि रूपाचा ब्रह्म होय. त्याहून भिन्न असे जे ईश्वरादिक संपर्क नाहीं; त्याला ज्ञानूत्प, ज्ञानत्व अथवा आहेत ते कार्यरूपी आहेत. ज्याप्रमाणे उचम ज्ञेयत्व इत्यादि स्वावावांचा संबंध नाहीं. कारण प्रकारे आचरण केलेल्या पुण्यपापांच्या तें सर्वाहून भिन्न आहे. त्वचेला स्पर्शाचे, योगाने मनुष्याला शुभाची व अशुभाची प्राप्ति जिव्हेला रसाचे, घाणाला गंधाचे, अवणेन्द्रियाला होते,—प्राप्तीच्या कार्मीं शुभाशुभांत विरोध शब्दाचे आणि नेत्राला रूपाचे ज्ञान होतें; पण दिसून येत नाहीं, त्याचप्रमाणे त्या ज्ञानरूपी ब्रह्मप्राप्तीच्या योगाचे ज्ञान असलेल्या पुरुषास कारणाला कर्मजन्य शुभाशुभ देहाची प्राप्ति होते ज्याचे ज्ञान होतें, तें कोणत्याही इंद्रियाच्या योगे व तें त्यामध्ये बद्ध शाळ्यासारखे होऊन राहतें. मनुष्यास जाणतां येत नाहीं. गुरुने उपदेशिलेल्या तथापि देहवर्तीं जीं इंद्रियें त्यांच्या योगाने मार्गाच्या अनुरोधानें जिव्हेला रसापासून, घाणाला गंधापासून, अवणेन्द्रियाला शब्दापासून, पुढे प्रज्वलित असलेला दीप आपल्या प्रकात्वचेला स्पर्शापासून, आणि नेत्रांना रूपांशाने दुसऱ्याच वस्तुंस प्रकाशित करतो,—पासून निवृत्त केलें, म्हणजेच बुद्धि इत्यादिकां- अर्थात् दुसऱ्या वस्तूंच्याच ज्ञानास उपयोगी हून पलीकडे असणाऱ्या परमात्म्यांचे ज्ञान पडतो, स्वतःच्या अगर आपल्या अत्यंत होतें. अर्थात् जीवाला आपल्या स्वरूपाचा बोध सन्धिष असणाऱ्या वस्तूंच्या ज्ञानास उपयोगी होऊन मी परब्रह्माहून भिन्न नाहीं असें कळून पडत नाहीं, त्याचप्रमाणे हा शरीरामध्ये येते. हें स्वरूप कर्ता, कर्म, करण, देश, काल, ज्ञानरूपी तेजाने दीपिसंपन्न झालेले इंद्रियरूपी सुख, दुःख, प्रयत्न इत्यादि समुदायाचे कारण पांच दीपवृक्ष (समया) वाश अशा परआहे असे मुनीनीं म्हटलेले आहे. कारण, जो वस्तुंसच प्रकाशित करीत असतात, व दृष्टूनच कर्ता ज्ञानाच्या अथवा कर्माच्या योगाने ज्याच्या- परार्थीन शाळ्यासारखे असतात. अर्थात् स्वतः- सार्डी ज्या कालीं अथवा ज्या ठिकाणीं प्रेमाच्या अथवा आपल्या अतिशय सन्धिष अस- मुळे अथवा द्वेषामुळे ज्या विषयाचे अवलंबन लेल्या आत्म्याच्या ज्ञानास ते उपयोगी करून ज्या सुखाच्या अथवा दुःखाच्या उद्देश्यात लेल्या आत्म्याच्या ज्ञानास ते उपयोगी करून ज्या अनुकूल असें जें कर्म आरंभितो, कार्यावर नेमलेले अमात्य निरनिराळीं प्रमाणे तो कर्ता, तें ज्ञान, तें कर्म, तें प्राप्य, ते देश- दाखवीत असतात, त्याचप्रमाणे आत्म्याच्या काल, तीं सुखदुःखे इत्यादि जो हा समुदाय प्रेरणेने पांच इंद्रिये निरनिराळ्या वस्तुंचे ज्ञान आहे, त्यास चिन्मय परब्रह्म हेच कारणीभूत करून देतात. अमात्यांच्या ठिकाणीं ज्याअसून तेच स्वरूप आहे. स्वरूपासच स्वभाव प्रमाणे थोडीशी सत्ता असते, त्याप्रमाणे इंद्रियां असें संज्ञा आहे. जें ज्यापक अर्थात् यांच्याही ठिकाणीं अंशतः ज्ञान असते. तथापि ईश्वर असून व्याध्य अर्थात् जीवस्वरूपही राजा हा ज्याप्रमाणे अमात्याहून निराळाच आहे, असे वेदवचनावस्तु सिद्ध आहे; असतो, त्याप्रमाणे तो ज्ञानमय आत्मा पांचही

इंद्रियांहून वेगकाचा आहे. हें ज्ञान जरी मनाच्या अथवा नाशानें शरीरांतर्गत जीवाची उत्पत्ति, द्वारानें शरीरांत बद्ध होऊन राहिलेले वृद्धि, क्षय अथवा नाशाही हेत नाही. शरीर आहे, तरी शरीराचा नाश झाल्यानें त्याचा प्रेत होऊन पडले तरीही आत्मा इष्टिगोचर नाश होत नाही. कारण, ज्याप्रमाणे अभीच्या होत नाही; त्याला सुखदायक आणि दुःख-ज्वाला, वायूचा वेग, सूर्याचे किरण आणि दायक अशा कर्माचा मात्र संबंध घडतो; आणि नद्यांचे पाणी हांचा नाश होतो व पुनः त्यामुळेच त्याला एका शरीरांतून निघून प्राप्तिही होते, तदूत शरीराचा नाश होतो दुसऱ्या शरीरांत प्रविष्ट व्हावें लागते. आत्म्याचे व त्याची पुनः प्राप्तिही होते. परंतु ज्वाला-स्वरूप नेत्रांनी अवलोकन करतां येत नाही. दिकांच्या नाशामुळे जसा अभिप्रभृतींचा नाश सारांश, तो कोणत्याही इंद्रियास विषयीभूत होत नाही, तसेच तो कोणत्याही वस्तुचा उपभोग आव्याचा नाश होत नाही. आत्मा जरी कोणतेही कार्य करीत नाही. इंद्रियांना आत्म्याचे शरीरामध्ये बद्ध झालेला आहे, तरीही शरीर-च्छेदादिकांच्या योगानें तो दिसणे शक्य ज्ञान होत नाही, तथापि आत्म्याला इंद्रियांचे ज्ञान असते. ज्याप्रमाणे अभीच्या समीप घेऊन काढाचा ठेद केला तरी त्याला त्यामध्ये धूम अथवा अभि इष्टिगोचर होणार नाही. असलेला एखादा लोखंडाचा गोळा त्यांत पृथग आणि अभी हीं दोन्ही दिसून लागतात. येत नाही, त्याप्रमाणेच आत्मा शरीरामध्ये असलेला एखादा लोखंडाचा गोळा त्यांत योगानें तिशिष्ट झाला घटणजे त्याला पर-शरीराचा त्याग केल्यानंतर, सामान्य जननांना वृद्धीचेही ज्ञान एकदमच होते. दिसण्यास अशक्य अशा दुसऱ्या शरीरामध्ये देवेहाचा नाश अथवा उत्पत्ति हांच्यामुळे आत्म्यास प्राणी प्रवेश करितो, त्या वेळी त्याचा पूर्वीचा कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही. स्वप्न-देह पंचमहाभूतांमध्ये लीन होतो, तथापि पंचमध्ये आपले शरीर आपल्याहून भिन्न असून महाभूताश्रित असें जें रूप तेच त्या प्राणाला भूमीवर पडलेले आहे असें तो पाहतो व स्वप्न-मिळत. मरण पावणारा प्राणी आसमंताद्दर्शी नंतर पुनश्च या शरीराचा स्वीकार करते, असणाऱ्या आकाश, वायु, अभि, जल आणि अर्थात् त्या शरीराचा अभिमानी बनतो; त्याच-पृथ्वी ह्या पंचमहाभूतांमध्ये प्रविष्ट होतो व प्रमाणे, श्रोत्रादिक इंद्रिये, मन, वृद्धि इत्याकर्मनिष्ठ असलेली श्रोत्रादिक पांच इंद्रिये दिक सतरा पदार्थांनी युक्त असलेले लिंग-श्रोत्रादिक पांच इंद्रियांच्या गुणांचा आश्रय शरीर प्रणोदत्र प्राप्त झाल्यानें जरी स्थूलशरीर कसून राहतात. सारांश, स्थूलदेहाचा नाश मजहून भिन्न आहे असें आत्म्यास कळून तुकते, झाला तरीही लिंगशरीराचा नाश होत नाही. तरी त्याला पुनरपि दुसऱ्या स्थूलशरीराचा योग पांच इंद्रियांपैकी श्रवणेन्द्रिय हें आकाशाचा गुण घडतो. शरीराच्या उत्पर्णीने, वृद्धीने, क्षीणतेने जो शब्द त्याचा आश्रय करिते, घारेंद्रिय पृथ्वी-

च्या गंधरुपी गुणाचे अवलंबन करिते; तेजाचें णाच्या साहाय्यावांचून दिसत नाहीं, पण कायी जें चक्षुरिन्द्रिय तें तेजोमय अशा रूपाचा दर्पणाच्या साहाय्यानें तें पहातां येते; तसेच अवलंब करिते; वायुस्वरूपी त्वग्निद्रिय वायुचा परब्रह्म जरी दृश्य नसलें तरी अगुण जो स्पर्श त्याच्या आधाराने राहते; निर्माण ज्ञालेल्या बुद्धिरुपी दर्पणाच्या आणि रसनेन्द्रिय हें जलगुण रसाचा आश्रय करून साहाय्यानें त्याचीं आकांशादिकांच्या स्वरूपाते. पांच इंद्रियांचे राब्दादिक पांच विषय पाने भासणारीं रुपे दृष्टिगोचर होतात.

महाभूतांमध्ये वास करितात आणि ती महाभूते

इंद्रियांचे ठिकाणीं वास्तव्य करितात. तसेच ते सर्व शब्दादिक विषय, तीं सर्व आकाशादि पंचमहाभूते आणि श्रोत्रादिक पांच इंद्रिये हीं

मनाचीं अनुयायी असतात; मनाचा बुद्धीकडे मनु मृणाला:- इंद्रिये आणि मन हा उपर्यां-ओढा असतो; आणि बुद्धि आत्म्याच्या अनु- नीं युक्त असलेले जें जीवरुपी चैतन्य, त्याला रोधाने असते. सारांश, बुद्धीमध्ये सर्वांचा पुष्कळ पूर्वीच्याही गोष्टीचे स्मरण असते; पुष्कळ अंतर्भाव असल्यानें तिच्या संबंधाने आत्म्याला पूर्वी अनुभवलेले विषय त्याला पुढे आठवतात. पुनःपुनः संसारांत पडावे लागते. जलामध्ये अर्थात् ते इंद्रियांहून निराळा आहे. तसेच, वास्तव्य करणारे प्राणी ज्याप्रमाणे प्रवाहाच्या खप्तादि अवस्थांमध्ये इंद्रिये लीन झाली अर्थात् अनुरोधाने जातात, त्याप्रमाणेच पूर्वजन्मी तीं आपापल्या विषयांचे ग्रहण करण्याविषयीं केलेली शुभाशुभ कर्म हीं आत्म्यास नवीन असमर्थ झालीं मृणजे तो बुद्धिरुपाने असतो; प्राप्त झालेल्या देहाकडे येतात, आणि बुद्धि व तथापि त्या वेळीं तो केवळ बुद्धीशीं तादात्म्यवास्तव्य करितात. ज्याप्रमाणे ब्रांतिजन्य ज्ञानाचा रुपी सर्वोक्तु आत्मा बुद्धीहूनही निवाध झाल्यानंतर मनुष्याला पदार्थांचे वास्त- राळा आहे. ज्या अथा-एक काळीं असो विक स्वरूप कळते, -त्यापूर्वी कळत नाहीं, अथवा भिन्न काळीं असा-समीप प्राप्त झालेल्या अर्थात् ब्रांतिमय भासूं लागते, त्याप्रमाणेच इंद्रियांच्या विषयांना तो प्रकाशित करीत असतो, ब्रांतिज्ञानाचा वाय झाल्यानंतर आत्म्याच्या व एक काळीं नसणाऱ्या स्वप्नादि तीन अवस्था-स्वरूपांचे ज्ञान होते; पूर्वी होत नाहीं. मृणानच नीकेत वसलेला मनुष्य तीरावरील स्थिर पदार्थही चंचल आहेत असे ज्याप्रमाणे मानूं अद्वितीय असा आत्मा त्या सवाहून भिन्न आहे. लागतो, त्याप्रमाणेच आत्मा निर्विकार असतांही जागृति, स्वप्न व सुषुप्ति या तीनही अवस्थां-तो विकारमय आहे अशी मनुष्याची कल्पना मध्ये सञ्च, रज आणि तम हा तिहाचिं अस्तित्व होते. तसेच अक्षर वारीक असले तरीही तें असतेच. झणूनच त्या अवस्थांमध्ये सुख, उपनेत्रादिकांच्या साहाय्यानें जसें मोठे दिसूं दुःख आणि मोह हीं परस्परांवर गुणकारीही लागते, तसेच आत्मतन्त्र सूक्ष्म असतांही असतात. त्या सुखदुःखांचे आत्म्याला केवळ बुद्धीच्या संबंधामुळे स्थूल आहे असा ज्ञानच असते,—तो त्यांचा उपभोक्ता मात्र होतो. तसेच आपल्या मुखांचे प्रतिबिंब दर्प- नव्हे. ज्याप्रमाणे काढामध्ये असेणारा

अग्रिच काष्ठाला दग्ध करीत असतो आणि वायु चंद्रमंडलावर कलंक आहे एवढे ज्ञान कोणाहा केवळ अशीला प्रज्वलित करीत असतो, सही असते; पण तो कलंक म्हणजे स्वच्छ त्याप्रमाणे शरीरांतर्गत आत्मा हा इंद्रियांमध्ये अशा चंद्रमंडलामध्ये पदलेले पृथीचे प्रतिविषयग्राहक शक्ति तेवढी उत्पन्न करीत असतो विव आहे हें मात्र कोणासही कवळ नाही. व बुद्धी ही विषयांचा उपभोग घेते. चक्रिरिंद्रि-अशाच रीतीने आत्म्याची प्रतीति शाली असली याने आत्म्याच्या स्वरूपाचे दर्शन होत नाही; तरी अभेदरूपी ज्ञान शालेले नसते. जीवत्वगिद्रियांने त्याच्या स्पर्शाचेंही ज्ञान होत स्वरूपाने होणारे ज्ञान हें कांहीं ब्रह्मज्ञान नव्हे. नाही; आणि श्रवणेद्रियांनेही आत्म्याचे ज्ञान म्हणूनच त्याने शोकादिकांची निवृत्ति शाली होत नाहीं. इतर इंद्रियांचीही गोष्ट अर्थाच नाहीं, तरी आत्मज्ञान व्यर्थ आहे असे म्हणतां आहे. सारांश, कोणत्याही इंद्रियांने आत्म्याचे येणार नाहीं. दिसणे आणि न दिसणे हें ज्ञान होत नाहीं; कारण तो इंद्रियांचेंही इंद्रिय कांहीं अस्तित्वाचे अथवा त्याचे अभावाचे आहे. अर्थातच, विषयांना जसें इंद्रियांचे ज्ञान लक्षण नव्हे. वृक्ष वैरे पदार्थ ज्या आकृतीत होणे शक्य नाहीं, तसेच इंद्रियांनाही आत्म्याचे असतात ती आकृति हें त्यांच्या अस्तित्वाचे ज्ञान होणे शक्य नाहीं. आत्म्याचे ज्ञान केवळ लक्षण नाहीं. कारण, वृक्षादिक उत्पन्न हो-वेदांतवाक्याच्या विचाराने होते; आणि तेण्याचे पूर्वी आणि त्यांच्या नाशानंतर शालें ह्याणजे सर्व दूत प्रपञ्चाचा नाश होतो. त्यांची आकृति नसते. म्हणूनच, 'जे भूतकाळी इतकेच नाहीं, तर ज्याच्या योगाने आत्मज्ञान नसते व भविष्यकाळीही नसते, तें वर्तमान-शालेले असते तो वेदांतही आत्मज्ञानानंतर काळीही नसतेच.' हा न्यायाने वृक्षाचे अस्तित्वाशीष रहात नाहीं. श्रोत्रादिक इंद्रियांना आपले त्वच नाहीं असे ते आपल्या बुद्धीने उठरवितात. स्वतांचे ज्ञान होत नाहीं, मग परमात्म्याचे तसेच सूर्याला गति आहे असे जरी प्रत्यक्ष कोटून होणार? पण सर्वज्ञ आणि सर्वांस प्रमाणाने सिद्ध करितां आले. नाहीं, तरी सक्षिभूत अशा परमात्म्याला इंद्रियादिकांचे त्याच्या स्थानाचा जो बदल होतो त्यावरूप ज्ञान असते. तो इंद्रियांना अगोचर आहे विद्वान् लोक त्याची गति उठरवितात. त्याच-म्हणून मुळी नाहीच, असे मात्र नाही. कारण, प्रमाणे, आत्मा जरी दूर असला तरी विद्वान् ज्याचे ज्ञान होत नाहीं तें नसते असे नाहीं. लोकांना बुद्धिरूपी दीपाच्या योगाने तो सन्निध आजपर्यंत हिमालयाच्या देवंही बाजू अथवा असल्याप्रमाणे दिसतो; आणि संसार हा जरी चंद्रमंडलाचा पृष्ठभाग हीं कोणीही पाहिलेली सन्निध आहे, तरी ज्ञानी लोक त्याचा ब्रह्मानाहीत; तथापि तेवढच्यावरूप तीं नाहीत असे मध्येच लय करून टाकण्याची इच्छा करितात; नाहीं. त्याचप्रमाणे, सर्व प्राण्यांचा आत्मा हा अर्थात् तो सन्निध असला तरी दूर मुगाळून जरी प्राण्यापैकीं कोणीही पाहिलेला नसला, देतात. उपायावांचून कोणतीही गोष्ट सिद्ध तथापि तो नाहीं असे नाहीं. तो दृष्टिगोचर होत नाहीं ह्याचे कारण—तो अत्यंत सूक्ष्म व होत नाहीं, त्या अर्थी ब्रह्मज्ञानालाही कांहीं उपाय पाहिजे. जलचरांवर उपजीविका करणारे ज्ञानस्वरूपी आहे हेंच होय. सामान्यतः लोक सूत्रांचे जाळे टाकूनच मत्स्यांना धरीत असतात. ज्याप्रमाणे मृगांचे ग्रहण करण्याचे मनुष्यांस त्यांचे ज्ञान होत नाहीं. उवाहरणार्थ, कामीं मृगांचाच उपयोग करतात, पक्ष्यांना

धरण्याचे कार्मी पक्षीच उपयोगांत आणतात, पण त्याचा त्यांच्याशीं कांहीं संबंध नसतो. आणि हर्तीना धरण्याच्या कार्मी हर्तीचाच कारण, ते धर्मे शरीराचे आहेत. चंद्र अमावास्येचे उपयोग करितात, त्याप्रमाणे ज्ञेय अशा परमा-दिवशीं दिसेनासा शाला व पुनः प्रकट्होडन स्म्याचे ज्ञान करून घेण्याच्या कार्मी ज्ञानाचाच क्रमानेवृद्धि, पावूलागला, तरी तो कांहीं पैवैच्या उपयोग करतात. सर्पचे पाय सर्पालाच दिस-चंद्राहून निराळा नसतो. त्याचप्रमाणे, आत्मा तात असे आमच्या ऐकण्यांत आहे. तद्वत्तच, उत्पन्न शाला, वृद्धि पावला आणि वयाच्या लिंगशरीरांत वास्तव्य करणारे जे आत्मतच अनुरोधानेवार्द्धक्यग्रस्त शाला, अर्थात् शरीर-अर्थात् ज्ञेव, ते ज्ञानी लोकच बुद्धीच्या गत धर्माचा त्याच्या ठिकाणी आरोप शाला, वृत्तीनें स्थूलशरीरामध्ये अवलोकन करितात. तरी तो शरीराहून भिन्न आणि एक असाच दृढियाच्या योगानें ज्याप्रमाणे ज्ञान होणे असतो. ज्याप्रमाणे अंधकार हा केवळांही चंद्राला शक्य नाहीं, त्याप्रमाणे अतिशय पुढच्या जाऊन चिकट नाहीं व म्हणूनच त्याला चंद्र-अशाही बुद्धिवृत्तीनें शुद्ध चैतन्याचा बोध मंडलाचा वियोगही शाल्याचे दिसत नाहीं, त्याहोणे अर्थात् घटादिकांप्रमाणे बुद्धीहून भिन्न प्रमाणेच आत्म्याला जड अशा शरीराचा योग स्वरूपानें परमात्म्याचे ज्ञान होणे शक्य नाहीं. घडत नाहीं व वियोगही घडत नाहीं. ज्या-अर्थात्तच बुद्धीच्या वृत्तीला जे ज्ञान होते ते प्रमाणे राहूचे ज्ञान स्वतंत्र रीतीने होऊ शकत शुद्ध चैतन्याचे नसून उपाधीविशिष्टाचेच नाहीं,—तर तो चंद्र अथवा सूर्य हात्याचा मंड-असते. सारांश, परमात्मा बुद्धीहून निराळा लाशीं संबंध पावला म्हणजेच त्याचे ज्ञान आहे. बुद्धिवृत्तीचा नाश शाला तरी परमात्मा होते, त्याप्रमाणेच शरीराचा संयोग घडला असतोच. अमावास्येचे दिवशीं चंद्राचे दर्शन म्हणजेच शरीरांतर्गत आत्म्याची उपलब्धि होण्याचे कांहीं साधन नसते म्हणूनच तो होते; आणि ज्याप्रमाणे चंद्र व सूर्य हात्याचा मंड-दिसत नाहीं; पण तेवढामुळे त्याचा नाश लांचा वियोग शाला म्हणजे राहूचे ज्ञान होत शाला असे हाणतां येत नाहीं. तरीच शरी- नाहीं, त्याचप्रमाणे शरीराचा वियोग घडत्या-रांतर्गत आत्म्याची गोष्ट आहे. अमावास्येच्या नंतर शरीरांतर्गत अशा आत्म्याचे ज्ञान होत दिवशीं चंद्राच्या मंडलाचा क्षय शालेला नाहीं. ज्याप्रमाणे अमावास्येच्या दिवशीं चंद्र असतो त्यामुळे तो सूर्यमंडलाहून भिन्न-रूपानें सूर्यमंडलांत प्रविष्ट शाला तरी त्याला नक्षत्रांदृष्टिगोचर होत नाहीं. तद्वत्तच बुद्धिवृत्तीर्थीं चा योग घडतोच, त्याचप्रमाणे आत्मा जरी तादात्म्य पावल्यामुळे जीवात्मा निराळा उप-शरीराशीं वियोग पावला तरी त्याला कर्मफल-लव्य होत नाहीं. ज्याप्रमाणे सूर्यमंडलांत भूत अशा अन्य शरीराचा योग घडतो.

प्रविष्ट शालेला चंद्र आकाशांत येऊन पुनः

प्रकाशमान् होते, त्याचप्रमाणे शरीरांतर्गत

आत्मा एका शरीरांतून निघून दुसऱ्या शरी-

राची प्राप्ति ज्ञाली हाणजे पुनश्च प्रकाशित

होऊ लायतो. चंद्रमंडलाप्रमाणे जन्म, वृद्धि

आणि क्षय हे धर्म आत्म्याच्या ठिकाणी योग घडत असला, तरी मोक्ष मिळत नाहीं

प्रत्यक्ष दृष्टिगोचर शाल्यासारखे भासतात; असे नाहीं. कारण, ज्याप्रमाणे जाग्रदवस्थेत

अध्याय दोनशे चौथा.

—००—

मोक्षवर्णन.

मनु शाणाला:—आत्म्याला जरी शरीराचा

आणि क्षय हे धर्म आत्म्याच्या ठिकाणी योग घडत असला, तरी मोक्ष मिळत नाहीं

प्रत्यक्ष दृष्टिगोचर शाल्यासारखे भासतात; असे नाहीं. कारण, ज्याप्रमाणे जाग्रदवस्थेत

असलेल्या शरीराचा विषेग होऊन आत्मा होऊं लागली म्हणजे मनुष्य दुःखी बनतो स्त्रिकाळीं लिंगशरीरामध्ये प्रविष्ट होतो, व आणि ती विषयांपासून निवृत्त झाली म्हणजे सुपुस्तिकाळीं इंद्रियविरश्ट अशा लिंगदेहाचा त्याला सुख होते. ह्यास्तव अंतःकरणाने इंद्रियविषेग घडून तो ज्ञानमय बनतो, त्याप्रमाणेच यांना विषयांपासून परावृत्त करावे. मन हे त्याला कायमचा शरीरविषेग अर्थात् मोक्षही इंद्रियांहून पर असून बुद्धि मनाच्याही पलीकडे मिळतो. ह्याचे ज्ञान होण्याला इंद्रियांचा जय आहे; आणि जीवात्मा बुद्धीहून अतिशय झाला पाहिजे. कारण, ज्याप्रमाणे पाणी स्वच्छ पलीकडे असून शुद्ध चैतन्यमय परमात्मा त्याअसले ह्यांजे त्यामध्ये पडलेले प्रतिविवर च्याही पलीकडे आहे. हा परमात्म्यापासूनच नेत्रांना दिसते, त्याचप्रमाणे, जित झाल्यामुळे जीवात्मा निर्माण झाला; जीवात्मा निर्माण झाला इंद्रिये प्रसन्न झाली ह्यांजे बुद्धीला आत्म्याचे बुद्धि उत्पन्न झाली; आणि बुद्धीगासून मन ज्ञान होते. पण ज्याप्रमाणे पाणी हालत असले निर्माण झाले. श्रवणादिक इंद्रियांच्या ह्यांजे त्यामध्ये आपले प्रतिविवर दिसत नाहीं, ठिकाणीं अंतःकरण व्यापृत झाले ह्यांजे त्याला त्याप्रमाणेच इंद्रिये क्षम्भ असलीं ह्यांजे बुद्धी-शब्दादि विषयांचे उक्त प्रकारचे ज्ञान होते. मध्ये आत्म्याचे ज्ञान होत नाहीं. अज्ञा-शब्दादिक विषय, त्यांना आश्रयभूत असनाच्या योगाने अविद्या उत्पन्न होते व ती मनाला लेली पंचमहाभूते, आणि अंतःकरणाचे वसती-आपल्याकडे खेंचीत असते; आणि तिच्या योगाने स्थान अशी प्रकृतिजन्य शरीरे ह्यांचा जो मन दूषित झाले ह्यांजे मनाचे अधीन असलेली त्याग करतो, त्यालाच कैवल्याची प्राप्ति होते. इंद्रियेही दूषित होतात. अशा रीतीने अज्ञानामुळे मूर्य उदय पावला म्हणजे त्यापासून त्याचे च आत्म्याला सतोष वाढू लागते आणि विषय-किरणही उत्पन्न होतात व तो अस्तास गेला मध्ये गढून गेल्यामुळे त्याची तुप्पि होत नाहीं. ह्यांजे ते नष्ट होतात. सारांश, सूर्य आकाशम्हणूनच धर्माधर्मांच्या अनुरोधांने मरणानंतर शांत आला म्हणजे आपले किरण निर्माण त्याला विषयोपभोग घेण्यासाठी पुनश्च जन्म करतो व अस्तास जातांना ते नाहींतसे करितो; स्वीकारावा लागतो; पातकाच्या योगामुळे त्याप्रमाणेच, अंतरात्मा देहांत प्रविष्ट झाला त्याची हाव सुटेनाशी होते आणि पुढे जेव्हां म्हणजे तो इंद्रियद्वारा आपले ज्ञानमय किरण पाप नष्ट होईल तेव्हां मात्र ती नष्ट होते. पसरतो; आणि इंद्रियांच्या विषयांचा उपभोग आत्मा विषयांशीं संबंध ठेवतो व शरीरविशिष्ट घेऊन मरणकाळींते ज्ञानमय किरण नष्ट करून असें असलेले आपले स्वरूप कायमचे आहे जातो. संसारांत असतांना प्रवृत्तिमार्गांचे आचरण असें मानतो; आणि अंतःकरणानेही विरुद्ध घडत असल्यामुळे त्याला पुण्याचा आणि अशाच गोर्टीची इच्छा करितो; सारांश, तो पापाचा संबंध कळतो व त्यामुळे कर्म जिकडे अविद्येने ग्रस्त झालेला असतो, यामुळे त्याला नेईल तिकडे जाऊन त्याला वारंवार कर्मकलाचा सर्वोक्तुष्ट अशा स्वस्वरूपांचे ज्ञान होत नाहीं. उपभोग ध्यावा लागतो. विषयोपभोगाचा त्याग पापकर्मांचा क्षय झाला आणि बुद्धि स्वच्छ केला म्हणजे विषयोपभोगाचा अभिलाष्टी झाली, म्हणजे आरशांत पडलेल्या प्रतिविवर. आपोआप नष्ट होतो; तथापि तेव्हांचाने वैष्णवप्रमाणे तिजमध्ये प्रतिविवित असलेल्या आत्म्याचे यिक संस्कार मात्र नष्ट होत नाहीं; परमाज्ञान होऊं लागते. इंद्रियांची धाव विषयांकडे स्यांचे ज्ञान झाले म्हणजे मात्र तोही नष्ट

होतो. बुद्धीला विषयांचा वियोग घडला आणि ती केवल मनोमय बनून तिजमध्ये सचेवांचून दुसऱ्या कशाचेही स्फुरण होईनासें ज्ञालें, भृणजे परब्रह्माचे ठिकाणी लीन ज्ञाल्यामध्ये मनही परव्याप्त रुपी बनून जाते. ज्याला इंद्रिय नस-त्वामुळे स्पर्शन, श्रवण, आस्वादन, दर्शन व अवव्याप्त या किंयांचा संबंध नाहीं आणि जो अनुमानगम्यही नाहीं अशा परमात्म्याच्या ठिकाणी त्या वेळी बुद्धीचा लक्ष होतो. सारांश, संकल्पामुळे भासमान् होणारे घटादिक पदार्थ मनामध्ये लक्ष पावतात; मन बुद्धीमध्ये लीन होतें; बुद्धि जीवात्म्यामध्ये प्रविष्ट होते; आणि जीवात्मा परमात्म्याच्या ठिकाणी लक्ष पावतो. इंद्रियांना मनाचे ज्ञान होत नाहीं; मनाला बुद्धीचे ज्ञान होत नाहीं; व अव्यक्त अशा जीवात्म्याचे बुद्धीला ज्ञान होत नाहीं; तथापि सूक्ष्म अशा परमात्म्यास मात्र हा सर्वांचे ज्ञान असते.

अध्याय दोनशे पांचवा.

— :- .

आत्मप्राप्तीचा उपाय.

मनु ह्यणाला:—शारीर अथवा मानस दुःखाची पिंडा होऊँ लागली ह्यणजे ब्रह्म-प्राप्तिविषयींचा यत्त अर्थात् योगाभ्यास करतां येणे शक्य नसते, यास्तव त्या दुःखांचे चितन करू ननें. चितन न करणे हेच दुःखनाशाचे कर्मजन्य संस्कारांनी युक्त असलेली बुद्धि तें समर्पयेऊन ठेपते आणि पुनः पुनः सुरु होते. ज्ञानाच्या योगांने मानसदुःखाचा नाश करावा व औषध आहे. दुःखांचे चितन करू लागते ह्यणजे तें समर्पयेऊन ठेपते आणि पुनः पुनः सुरु होते. ज्ञानाच्या योगांने शारीरदुःख नष्ट करावे. संपादिनां येते. योगाभ्यासावांचून बुद्धिअशा प्रकारे दुःखनाश करणे हेच ज्ञानाच्या आत्म्याकडे वळत नाहीं. कारण, ज्याप्रमाणे सामर्थ्याचे लक्षण आहे. दुःखाचा परिहार न पर्वतशिखरावरून निवालेले पाणी मार्गे न वळतां करितां एखाया मुलाप्रमाणेच घोऱ्यालून जाऊ युंदे पुढे जात असते, त्याप्रमाणे अविद्यासून नये. तारुण्य, रूप जीवित, द्रव्यसंचय, निष्पत्त ज्ञालेली ही बुद्धि इंद्रियाविकारीं संबद्ध आरोग्य व प्रियजनांचा समागम हीं सर्व होऊन विषयांकडे धावत असते. पुढे जेव्हां

नश्वर आहेत. यास्तव शहाण्या मनुष्यांने त्यांजविषयींची आशा करू नये. सर्व देशावर ओढवलेल्या दुःखासंबंधी एकाच व्यक्तींने शोक करीत राहणे योग्य नाही. त्या दुःखाच्या नाशाचा काहीं उपाय आहे असे दिसेल तर त्यांचे अवलंबन करून शोक करीत न बसतां दुःखाचा प्रतिकारच करावा. या जीवितामध्ये सुखाहून दुःख अधिक आहे यांत मंशय नाहीं. पण सुखासाठीं इंद्रियांच्या विषयांवरप्रीति जडली भृणजे मोह उत्पन्न होऊन सुख न होतां उलट अनिट अशा मरणाची मात्र प्राप्ति होते. जो मनुष्य सुख व दुःख ह्या देहोंचाही त्याग करते, त्यालाच अनंत अशा पर-इंद्रियांना ब्रह्माची प्राप्ति होते; आणि ज्यांना ब्रह्मप्राप्ति जाली असेल त्यांना शोकाचा संबंध घडत नाहीं. द्रव्याच्याही पाठीमार्गे दुःख लागलेल्या आहे. तें संपादन करण्याच्या कर्मीं दुःख मोगांवेच लागते आणि पालन करण्यांतही सुख होत नाहीं; ह्यास्तव, त्याच्या नाशांसंबंधीही काळजी बाळगण्यांचे कारण नाहीं. परब्रह्म हेच अविद्येच्या योगांने अहंकारादे स्वरूपांनी युक्त ज्ञाले आहे. अलंकार हा सुवर्णाची पिंडा होऊँ लागली ह्यणजे त्या आत्म्याचा एक धर्म आहे, तरेच मन हही ज्या वेळी श्रोत्रादि ज्ञानेंद्रियांचा संबंध घडतो, त्या वेळी त्याची विषयाकार वृत्ति होते जेव्हां कर्मजन्य संस्कारांनी युक्त असलेली बुद्धि मनात्मक वृत्तीमध्ये लीन होऊन जाते, तेव्हां ध्यानयोगांने ब्रह्माकार वृत्ति करून ब्रह्मज्ञान औषधप्रयोगाच्या योगांने शारीरदुःख नष्ट करावे. संपादिनां येते. योगाभ्यासावांचून बुद्धिअशा प्रकारे दुःखनाश करणे हेच ज्ञानाच्या आत्म्याकडे वळत नाहीं. कारण, ज्याप्रमाणे करितां एखाया मुलाप्रमाणेच घोऱ्यालून जाऊ युंदे पुढे जात असते, त्याप्रमाणे अविद्यासून नये. तारुण्य, रूप जीवित, द्रव्यसंचय, निष्पत्त ज्ञालेली ही बुद्धि इंद्रियाविकारीं संबद्ध आरोग्य व प्रियजनांचा समागम हीं सर्व होऊन विषयांकडे धावत असते. पुढे जेव्हां

अज्ञानाचा नाश होतो, तेव्हां कसोटीवर उड-
लेल्या सुवर्णीच्या रेषेप्रमाणे बुद्धीच्या वृत्ती- करून देतां येणार ? ध्यानयोगाचें अवलेबन
मध्ये सर्वांहून प्राचीन आणि अहंकारादि-संबंध- करून साक्षात्कार संपादन केला पाहिजे;
शून्य अशा ब्रह्माची अभिव्यक्ति होते. मननरूपी युक्तीने अनुचितन केले पाहिजे;
अखंड अशा त्या घेतन्याची आं होण्यापूर्वी त्याच्या अखंड प्रकाशाने मन पूर्वीच वर्मांचे पालन केले पाहिजे; आणि वेदांत-
नाहींस ठालेले असतं. मन हं इंद्रियांच्या वाक्यांचे श्रवण केले पाहिजे; ह्याणजे अंतः-
विषयांचे व त्यांतूनही जे पूढे येतेल तेवढां- शमदमादिकांचा अंगीकार केला पाहिजे; जाति-
चेच ज्ञान करून देण्याविषयी समर्थ आहे; वापर्वांचे पालन केले पाहिजे; आणि वेदांत-
आणि द्वाष्टानच, ज्याचा इंद्रियांशी संबंध नाही. वाक्यांचे श्रवण केले पाहिजे; ह्याणजे अंतः-
अशा परमात्म्याच्या ज्ञानाच्या कार्मी त्याचा भासी शमदमादिकांचा अंगीकार केला पाहिजे;
कांहीही उपयोग नाही. ही सर्व इंद्रियरूपी द्वारे वंद करून, प्रथम मनोमय अर्थात् संकल्प-
द्वारे वंद करून, प्रथम मनोमय अर्थात् संकल्प- स्वरूपी होऊन जावे; नंतर मनाचाही बुद्धी-
मध्ये लय करावा; तदनंतर केवळ अस्तित्व- द्वारे वंद करून, प्रथम मनोमय अर्थात् संकल्प-
रूपी एकायता संपादन करावी; ह्याणजे पूढे परब्रह्मस्वरूपाची प्राप्ति होते. ज्याप्रमाणे सुषुप्ति-
मध्ये पंचतन्मात्रांचा नाश त्यांच्या पचमहा- गांते. इंद्रिये, विषय इन्यादिकांच्या डिकाणी
भूतरूपी कार्यस्थ होतो, त्याचप्रमाणे अहंकारा- स्वभावतः जडणारी बुद्धि त्यांच्या संपर्कांने
मध्ये लिन होणारी बुद्धि इंद्रियरूपी आपल्या शून्य झाली अर्थात् निर्गुण बनली, ह्याणजे,
कार्यासहच लय पावते. बुद्धीचा अहंकारांत लय ध्यानमध्ये ज्याप्रमाणे अनिं उत्पन्न होतो त्या-
झाला तरी तिचे गुण अहंकारास दूषित करू नाहीत. कारण, निश्चयरूपी धर्माने युक्त अपल्या तिजमध्ये ब्रह्मस्वरूप प्रकट होते आणि
शक्त नाहीत. कारण, निश्चयरूपी धर्माने युक्त असलेली ही बुद्धि जेव्हां अहंकारामध्ये लीन होऊन जाते. पूढे ध्यानाच्या योगाने ज्याच्यामध्ये याग करून कारणरूपी अज्ञानाच्या स्वरूपाने
सत्त्वगुणांचे आधिक्य झाले आहे, तो अहंकार राहतात, त्याचप्रमाणे प्रकृतीहून पर असलेले
रूपादि गुणांनी विशिष्ट असाणाऱ्या विषयांसह रवळा तुरीयावर्थेत अज्ञानाधि उपर्यांचा
विगुणात्मक प्रकृतिमध्ये लीन होतो; आणि त्याग वरून केवळ चिन्मय होऊन राहते.
पूढे तिचाही निर्गुण अशा परमात्म्याच्या याप्रमाणे, अज्ञानामुळेच चिदाभासरूपी
ठार्यी लय झाला ह्याणजे परब्रह्माची प्राप्ति नर्व जीवांची उत्पत्ति होते व अज्ञानाची नि-
होते. ज्याचापासून अहंकार उत्पन्न होते. वृत्ती झाली ह्याणजे त्याच्या जीवत्वाचाही
त्या अव्यक्ताच्या स्वरूपांचे ज्ञान होईल असा नाश होतो. त्या जीवांची कर्माकडे प्रवृत्ति
दृष्टां सांगतां येण अशक्य आहे. कारण. झाली ह्याणजे त्यांना स्वर्गाची प्राप्ति होते. पुरुष,
जेयें वाणीचाच प्रवेश होऊ शकत नाही. प्रवृत्ति, बुद्धि, विषय, इंद्रिये, अहंकार व अभि-

मान हा सर्व समुदायाला भूत अशी संज्ञा लागते. कोणत्याही वस्तूचे ज्ञान ज्ञालें म्हणजे आहे. हा भूतसमुदायाची उत्पत्ति प्रथमत: ती मिळविण्याची इच्छा होते; तरी इच्छा मायाविशिष्ट परमात्म्यापासून झाली आणि ज्ञाल्यानंतर ती मिळविण्यासंबंधाचा प्रयत्न नंतर सर्व मष्ट पदार्थांची उत्पत्ति झाली. हा सुरु होतो; प्रयत्नानंतर किया घडते; आणि उत्पत्तीत शीजांकुरासारखा नियम आहे. ह्याणुनच घट, पृथ्वी इत्यादि विशिष्ट स्वरूपांवरून विशेषशूल्य अशा तन्मात्रादिकांचा बोध होतो धर्मच्या योगानें अत्यंत कल्याण होते व अधर्मच्या योगानें अकल्याण होते. विषयवास नांनी युक्त असलेला पूरुष प्रलयकाळी प्रकृती मध्ये लीन होतो व वैराग्यवान् पुरुष आत्म-ज्ञानसंपन्न अर्थात् मुक्त होतो.

अध्याय दोनशें सहावा.

—०१—

ब्रह्मप्राप्तीचा उपाय.

मनु म्हणाला:—विषयांपासून इंद्रिये परावर्त्त करून त्याचा व अंतःकरणाचा निरोध केला, म्हणजे—रत्नमालिकेत असलेल्या सूत्राप्रमाणे—सर्व प्राण्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या परमात्म्याचे दर्शन होते. ज्याप्रमाणे एकच सूत्र सुवर्ण, भौकिक प्रवाल, मृत्तिकेचे अलंकार अणि रैप्य यांच्यामध्ये प्रविष्ट होते; त्याप्रमाणेच, आपल्या कर्मच्या योगानें विषयासकिं उत्पन्न ज्ञाल्यामुळे एकाच जीवाला गाई, घोडे, मनुष्य, हत्ती, हरिणे, कीटिक, पक्षी इत्यादि भिन्न शरीरांमध्ये प्रविष्ट व्हावें लागते. ज्या ज्या शरीराच्या आश्रयानें हा जीवात्मा जे जे कर्म करिवो, त्यात्या कर्मचिं कर्म फल तेकालाहूनही कार मोठे आहे. हा तेजोमय ब्रह्मास त्याला त्या त्या शरीराचा योग असतांनाच भोगावें लागते. ज्याप्रमाणे एकच रस असलेल्या भूमिस वनसप्तीच्या अनुरोधानं चालावें लागते, अर्थात् भिन्नरसमय बनावें लागते, त्याप्रमाणेच, जिला परमात्मा साक्षी आहे तीत आहे. तें तत्त्व परब्रह्म होय. जे प्राप्त अशा बुद्धीस कर्मच्या अनुरोधानें वागवें करून ध्यावयावें आणि जे उत्कृष्ट प्रकारचे

आश्रयस्थान तेही तेच असून, त्याचें ज्ञान तरी त्या सर्वांसच ब्रह्मप्राप्ति होते असे नाहीं. ज्ञाल्यानंतर अनित्य अशा दुःखांचा नाश होतो कारण, विषयांकडे प्राण्यांची स्वाभाविकच अर्थात् मोक्षप्राप्ति होते. हें परब्रह्म जीवस्वरूपवृत्ति असते; आणि ध्यानमार्गामध्ये आसक्त पानें अनेकत्र पावून जरी देहादिकांमध्ये ज्ञान-प्रवृत्ति असते; आश्रय केला म्हणजे त्याच्या इच्छेप्रमाणे हवे नसल्यामुळे तें त्यांहून अत्यंत भिन्न असते. ते विषय त्याला केवळ संकल्पमात्रेकरूनच निवृत्तिमार्गांचे अवलंबन करून जेव्हां प्राप्त होतात, त्यामुळे तो अंतःकरणात ब्रह्म-याच्या अलिततेचे ज्ञान संपादन करावे, तेव्हांच व्यतिरिक्त अशा त्या विषयांचीच इच्छा करीत मोक्षप्राप्ति होते, प्रवृत्तिमार्गांने होत नाही. राहतो, यामुळे त्याला ब्रह्मप्राप्ति होत नाही. क्रग्वेद, यजैद व सामवेद ह्यांनी प्रिणिपादित योगभूमीमध्ये सुद्धां विषयप्रसीचीच इच्छा जी कर्म, ती लिंगशरीरांचे टार्यां संस्कार उत्पन्न होते ह्याचें कारण—लोकांमध्ये सौदैव प्राण्यांना करणारी आंहत क्रग्वेदादिरूपी जी प्रवृत्तिमार्गांची विषयांचेच दर्शन होत असते हें होय. म्हणून साधने, ती नश्वर अशा शरीरांच्या आश्रयाने नव तशा स्थितीतिही कित्पेकांस ब्रह्मप्रसीची राहणारी आहेत आणि प्रयत्न केला असतां इच्छा होत नाही. शिवाय ह्यांची इच्छा विषय-जिव्हाग्रावर स्थिर होणारी अतएव नश्वर प्रासीविषयीच असते व परब्रह्म तर विषयसंपर्क-आहेत. ब्रह्म हें जीवस्वरूपाने जरी शरीरामध्ये शृण्य आहे. संकल्पमात्राने योगिजनांस प्राप्त प्रकट होणारे असले तरी अशा प्रकारचे नाही; होणारे जे श्रेष्ठ विषय, त्यांचे वाहा विषयाचे तें यत्नसाध्य नाही; त्याला आदि नाही, टार्यां आसक्त असलेल्या पुरुषाला ज्ञानही अंत नाही व मध्यही नाही. क्रग्वेदाला आदि होत नाही. संकल्पमात्राने योगिजनांस प्राप्त आहे, यजुर्वेदाला आदि आहे, व सामवेदाला होणारे विषय हीं कांही अंशीं परमात्म्याची लाही आदि आहे; अर्थात् त्यांचा अंतही होत स्वरूपेच आहेत; ह्यामुळे त्यांवरून परमात्म्याच्या असला पाहिजे. कारण, ज्यांना ज्यांना आदि स्वरूपाचे अनुमान करितां येते, ध्यानयोगाने असतो त्यांना त्यांना अंतही असतोच असें पाह-सूक्ष्म ज्ञालेल्या अंतःकरणाच्या योगे ष्यांत येते. परब्रह्माला आदि नाहीं, अर्थात् त्यांचे अपाणांला परमात्म्याचे ज्ञान होते, परंतु त्याचे त्याला दुःखाचा किंवा सुखदुःखादि द्वंद्वांचा त्यांचे ज्ञान मनाच्याच योगाने होते, त्याप्रसंपर्क नाहीं. कारण तें त्यांहून पर आहे. तें माणेच ज्ञानमय अशा परमात्म्याचे ज्ञान सहजसिद्ध आहे म्हणून प्राणी त्याचे ठिकाणी केवळ साक्षात्कारानेच होते. बुद्धीची वृत्ति सहजच लोलुप असावे, परंतु दैवगतीने ब्रह्माकार बनली म्हणजे तिचे सर्व दोष नष्ट विपरीत अशा कर्मबंधनानें ते जखडून गेलेले होतात; आणि ती निर्मळ ज्ञाली म्हणजे असल्यामुळे त्यांना ब्रह्मप्रसीच्या उपायांचे तिच्या योगाने मनही निर्मळ होते. स्वप्न-ज्ञान होत नाहीं व उपायज्ञान न ज्ञाल्या-सृष्टि ही केवळ मनोमय आहे, व जाग्रद-मुळे ब्रह्मसाक्षात्कारही होत नाहीं. कांही वस्त्रेतील इंद्रिये हीं देखील मनोमय आहेत, लोक ध्यानमार्गाकडे प्रवृत्त ज्ञालेले असतात, असा निश्चय बुद्धीचे दोष नष्ट ज्ञाल्यामुळे

होते; आणि असें शालें म्हणजे विकारशून्य अशा परब्रह्माची प्राप्ति होते. श्रवणमननादिकांनी युक्त अशा पुरुषाचे ठिकाणी ध्यानाच्या अभ्यासाने जी एक बुद्धिवृत्ति उत्पन्न शालेली असते, तिचीही शेवटी निवृत्ति होते; आणि निर्गुण व निरिच्छ अशा ब्रह्माची त्याला प्राप्ति होते. ज्याप्रमाणे काष्ठगत अभीला वायु प्रदीप करूं शकत नाहीं,—तर तो त्याचा त्यागच करतो, त्याप्रमाणे आशेमध्ये घोटाळून राहिलेले जे लोक त्यांचा परमात्मा त्यागच करतो. सारांश, अंतःकरणाच्या योगाने विषयांचा सर्वथैव उच्छेद केला म्हणजे बुद्धीहून पर असलेल्या ब्रह्माची प्राप्ति होते; आणि विषय परमात्म्याहून भिन्न आहेत असे समजून त्यांजवर आसाकी ठेवली, अर्थात् केवल प्रवृत्तिमार्गीचा आश्रय केला, तर निरनिराक्षयलेकांची व ऐश्वर्याची प्राप्ति होते. हें लक्षणां घेऊन जे मनुष्य विषयांचा उच्छेद करणाऱ्या निवृत्तिमार्गीचे अवलंबन करील त्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ति होते. जीवाचे खरे स्वरूप अवयक्त अर्थात् ब्रह्म हेच आहे; तथापि शरीरादिकांचा योग घडल्यामुळे त्याची कर्म व्यक्त असल्यासारखी दिसतात; पण सुपुसिकाळी त्याचें अवयक्तत्व अनुभवास येते. म्हणूनच मध्यस्थितीत मासमान होणारे जे त्याचें व्यक्त स्वरूप तें असल्य आहे असे म्हणावे लागेते. अशा रीतीने अवयक्तस्वरूपी असल्यामुळे त्याला वस्तुतः इच्छेचा कोणत्याही प्रकारे संबंध नाहीं, तरी इंद्रियादिकांचा संबंध जडल्या. मुळे त्यांच्या उक्तीने हाचा उत्कर्ष व त्यांच्या म्लानपणाने याचीही म्लानता असल्याचा भास होतो. सर्व इंद्रियाशीं संबंध जडून हा परमात्मा लिंगदेहामध्ये प्रविष्ट होतो. हाच पंचमहाभर्ते व त्यांचा आश्रयही आहे.

बिंबभूत अशा अंतर्यामी परमात्म्याचा संबंध नसला म्हणजे हाच्या पंचमहाभूतादिस्वरूपी मूर्तीकडून कोणतेही कार्य होऊं शकत नाहीं. कारण, व्याच्यावांचून त्या मूर्ती असमर्थ असतात. अंतर्यामी परमात्मा आणि अविद्यादि उपाधि हांचा जरी सतत संबंध असला, तरी जीव दुःखमुक्त होत नाहीं असे मात्र नाहीं. उपाधींच्या संबंधामुळे त्याला कायमचाच द्रुतयोग घडेल ही कल्पना व्यर्थ आहे. कारण, मनुष्याला जसा पृथ्वीचा नाश होईल असे दिसत नाहीं तथापि तिचा नाश होतोच, त्याप्रमाणे दुःखांचाही नाश होणार नाहीं असे वाटले तरी तो होतोच. ज्याप्रमाणे वायूच्या योगाने प्रवाहात पडलेला पदार्थ वायूच्याच योगाने हेलकावे खात असतो, व वायूच्याच योगाने परतीरासही जाऊन पोहोचतो, त्याप्रमाणे कर्मामुळे उपाधींचा योग घडून दुःखांत हेलकावे खात राहिलेला जीव कर्मात्म्याच योगाने चित्तशुद्धि होऊन ब्रह्मपदाप्रत पोहोचतो. ज्याप्रमाणे सूर्य उदयास आला हाणजे किरणांचा प्रसार होऊन त्याला व्यापकत्वाचे स्वरूप प्राप्त होते, व अस्त शाला हाणजे किरणमंडलाची निवृत्ति होऊन त्याचें ते स्वरूप नष्ट होते, त्याचप्रमाणे आत्म्याला इंद्रियादिकांचा संबंध जडला हाणजे तो संसारी बनतो; मग पुढे चित्तशुद्धि होऊन अहंकारादिकांचा नाश शाला हाणजे त्याला निर्गुण अशा परब्रह्मस्वरूपाची प्राप्ति होते. सारांश, स्वसिद्ध, पुण्यशीलांचा परमाश्रय, स्वतः उत्पत्तिशून्य पण जगताच्या उत्पत्तीचे आणि लयाचे कारण, नाशशून्य, सनातन, मोक्षस्वरूपी आणि अविचल अशा परमात्म्याचे ज्ञान शाले हाणजे मोक्षप्राप्ति होते.

अध्याय दोनशें सातवा.

—:::—

जगदुत्पत्तिवर्णन.

युधिष्ठिर म्हणाला:— हे महाप्राज्ञ पितामह, कमलोचन, अविनाशी, सर्व कार्याचा कर्ता, स्वतः जन्मशून्य पण सर्व प्राण्यांच्या उत्पत्तिस व लयास कारणभूत, इंद्रियांचा नियंता व प्राण्यांच्या शरीरांत दास्तव्य करीत असून जरामरणादि देहधर्मपासून अलिप्त असा जो विश्वव्यापक प्रभु नारायण, त्याचे ताच्चिक स्वरूप ऐकावे अर्था माझी इच्छा आहे.

भीष्म म्हणाले:— युधिष्ठिरा, ही गोष्ट जमदग्निपुत्र परशुरामाने, देवर्षि नारदाने व व्यासानींही सांगितलेली भीं ऐकली आहे. आ युधिष्ठिरा, असित, देवल, महातपर्वी वालीकी आणि मार्कंडेय हांनीं हा विश्वव्यापक परमात्म्यविषयांच्या अर्थात् श्रीविष्णुविषयांच्या अत्यंत अद्भुत गोटी सांगितलेल्या आहेत. हे भरतकुलश्रेष्ठा, तो भगवान् प्रभु केशव सर्वांचा नियंता, सर्वांतयामी आणि सर्वव्यापक आहे, असे भी अनेकदां ऐकलेले आहे. पांतु, हे महाबाहो नरपते युधिष्ठिरा, ब्रह्मदेवत्या लोकांना त्या शार्ङ्ग धनुष्य धारण करणाऱ्या महात्मा श्रीविष्णूच्या ज्या कर्माचे ज्ञान आहे अपि पुराणज्ञ लोक त्याच्या ज्या कर्माचे ज्ञान आहे असतात, तेवढीं कर्म भी तुला कथन करतो, ऐ. हा पुरुषोत्तमच जीव, ईश्वर आणि शुद्ध चेतन्य होय. हांनेंव वायु, अग्नि, जल, आकाश आणि पृथ्वी हीं पंचमहाभूतं निर्माण केली. सर्व भूतांचा नियंता जो हा प्रभु, त्यानें पृथ्वी निर्माण केल्यानंतर जलामध्येंच आपले निवासस्थान केले. याप्रमाणे तेजोमय असा तो प्रभु जलामध्ये वसाति-स्थान करून तेथे शयन करून लागल्यानंतर कन्यांचा पति ज्ञाला. पूर्वीं सर्व प्राण्यांच्या पूर्वीं सर्व माणास आशय-

भूत अशा संकरणाची (अहंकाराची उत्पत्ति मनासह केली, असे आमच्या एष्यांत आहे. तोच सर्व प्राण्यांना आधारभूत असून भूत व भविष्य हा देहेंचेही आश्रयस्थान आहे. हे महाबाहो युधिष्ठिरा, हांप्रमाणे तो निर्माण ज्ञाल्यानंतर त्या नारायणाच्या नाभीमध्ये सुर्यप्रमाणे देदीप्रमाण असे एक दिग्य कमल उत्पन्न ज्ञाले; आणि सर्व प्राण्यांचा पितामह भगवान् ब्रह्मदेव हा आपल्या तेजानें सर्व दिशा प्रकाशित करीत त्या कमलांतून निर्माण ज्ञाला. आ युधिष्ठिरा, याप्रमाणे त्या महाबाहु महात्म्या ब्रह्मदेवाची उत्पत्ति ज्ञाल्यानंतर, तमे गुणापासून—सर्व दैत्यांत पहिला असा मधुसंज्ञक महादैत्य निर्माण ज्ञाला. तो जात्याच कूर असून भयंकर कर्म करून लागला, तेहांब्रह्मदेवाच्या उत्कर्षासाठीं श्रीविष्णुने त्याचा वध केला. युधिष्ठिरा, त्याचा वध केल्यामुळे च योगिजनपूज्य अशा त्या श्रीविष्णु सर्व देव, दृश्य आणि मानव मधुमूदन असे हणूलागले. तदनंतर ब्रह्मदेवाने मरीची, अत्रि, अंगिरा, पुलस्य, पुलह व क्रतु आणि त्याचे भरतीला दक्ष भिठ्ठून सात मानसपुत्र उत्पन्न केले. युधिष्ठिरा, हांत ज्येष्ठ जो मरीची त्यांने ब्रह्मज्ञश्रेष्ठ आणि तेजस्वी असा कश्यपसंज्ञक एव निर्माण केला; आणि, हे भरतकुलश्रेष्ठ युधिष्ठिरा, असून ब्रह्मदेवाने आपल्या अंगुष्ठापासून पूर्वीं निर्माण केला होणा. हाच दक्ष प्रजापति असून ब्रह्मदेवाने आपल्या अंगुष्ठापासून पूर्वीं निर्माण केला होणा. हाच दक्ष प्रजापति त्या दक्ष प्रजापतीला प्रथम तेरा कन्या ज्ञाला. त्या सर्वांमध्ये दिति ही ज्येष्ठ होय. सर्व धर्मांतील विशेष जाणणाऱ्या महाकर्तीर्मान् महात्मा मरीचिपुत्र कश्यप हा त्या सर्व दक्षस्थान करून कन्यांहून कनिष्ठ अशा दक्ष प्रजांत्यांने सर्व प्राण्यांच्या पूर्वीं सर्व माणास आशय-

निर्माणकेल्या व त्या धर्माला दिल्या. हे भारता, पितरांचा अधिपति यम आणि निधिपालक धर्माला वसु, अत्यंत तेजस्वी रुद्र, विश्वेदेव, कुवेर हांसही त्यानेच निर्माण केले. जलचर साध्य आणि मरुत्वत् असे पुत्र झाले. पुढे दक्ष प्राणयांचा व जलाचा अधिपति वरुण ह्याची प्रजापतीला पूर्वोक्त कन्यांहून कनिष्ठ अशा उत्तराति त्याजपासूनच झाली असून त्याच प्रभूने सर्वदेवाधिपति इंद्रही निर्माण केला आहे. युधिष्ठिरा, पूर्वी कृतयुगाच्या आरंभी जितके दिवस जगण्याची मनुष्यांस इच्छा असे तितके दिवस ते जिवंत राहत असत. त्या वेळी त्यांना यमाची भीति नव्हडती. तसेच, देवश्रेष्ठ असे आदित्यसंजक पुत्र झाले. हा हे भरतकुलश्रेष्ठा, त्या वेळी स्त्रीपुरुषसंबंधही आदित्यपैकी भगवान् विष्णु व मनस्वरूपाने वडत नसत. केवळ संकल्पमात्रेकरूनच संतति अवतीर्ण झाला. ह्याच्या पादन्यासाने देवांची होत असे. पुढे ब्रेतायुगांत स्पर्शमात्रेकरून संतति लक्ष्मी वृद्धिंगत झाली; आणि दनु व दिति होऊं लागली. हे प्रजाधिपते, हा युगामध्येही खांपासूनच उत्पन्न झालेल्या आसुरी प्रजेचा स्त्रीपुरुषसंबंध नव्हता. हे नरपते, लोकांमध्यें पराभव झाला. दनूपासून विप्रचित्तिप्रभृती स्त्रीपुरुषसंबंधाचा प्रचार द्वापरयगांत पडला; दानव उत्पन्न झाले; आणि दिनीनेही महाबलाढ्य असे सर्व देवशत्रु देत्य निर्माण केले. आणि, हे राजा, कलियुगामध्यें पतिपत्नी-संबंध सुरु झाला. वा युधिष्ठिरा, भृगांचा नायक परमात्मा हात हा सर्व सृष्टीचा उत्कृष्ट साक्षी आहे. आतां, हे कुंपित्रा, केवल नरकातसेच पूर्वाङ्ग आणि अराङ्ग हेही निर्माण सच जाणारे जे लोक अहंत ते तुला केले. पुढे त्याने विचार करून मेव व इतर सांगतों, ऐक.

स्थावरजगम पदार्थ यांची सुटि केली. तसेच विपुल अशा तेजाने युक्त असलेली सर्व पृथ्वी ही त्यानेच निर्माण केली. हे भरतेष्ठा युधिष्ठिरा, तदनंतर त्या प्रचंड ऐर्वर्यशाली विष्णुने आपल्या मुख्यापासून ऐष असे शंभर ब्राह्मण उत्पन्न केले; ताहूंपासून शंभर क्षत्रिय, मांड्यांपासून शंभर वैश्य, आणि चरणांपासून शंभर शृद्र करीत ह्या पृथ्वीवर संचार करीत हिंडत अस-उत्पन्न केले. याप्रमाणे चार वर्ण उत्पन्न के-तात. हे चंडालतःत्य असून त्यांचे आचरण त्यानंतर त्या महातपस्वी प्रभूने सर्व प्रा-बगव्यासारखे किंवा गृध्रासारखे असते. युधिष्ठिरांच्या कृत्यांवर देखरेख टेवण्यासाठी वेद-षिरा, कृतयुगामध्यें हा पृथ्वीवर ह्यांचा संचार विद्येचा कर्ता जो अत्यंत तेजस्वी ब्रह्मदेव नव्हता; पण, हे भरतकुलश्रेष्ठा, ब्रेतायुगाचा त्याची योजना केली; आणि भूतगण व मातृ-आरंभ क्षाल्यापासून त्यांची वाढ होऊं लागली. गण ह्यांचा अध्यक्ष सद्गृहीं उत्पत्ति पुढे युगाचा भयंकर संधिकाल जेव्हां जवळ केली. तसेच पापी लोकांचे शासन करणास येऊ तेव्हां राजे एकमेकावर घालून

जाऊन हळे करू लाभले. हे कुरकुलभ्रेष्टा, हा- प्रमाणे विस्तृत अशा स्वरूपानें तो भगवान् विष्णु अवतारीं शाला, असे सर्व लोकांचे अवलोकन केलेल्या नरवाने सांगितले. तरेच, हे महावाहो भरतकुलभ्रेष्टा नरपते युधिष्ठिरा, नारदांचेही मत श्रीकृष्ण शाश्वत आहे असेच आहे: सारांश, हा कमललोचन सत्यविक्रम श्रीकृष्ण केवल मनुष्य नसून अचिन्त्य असा परमात्मा आहे.

अध्याय दोनशे आठवा.

—::—

प्रजापति, देवता आणि ऋषि.

युधिष्ठिर हणाला:—हे भरतकुलभ्रेष्टा, पूर्वी प्रजांचे अधिपति कोण होते, आणि प्रत्येक दिवेच्या ठारीं कोणकोणते ऋषि आहेत, ते कथन करा.

भैष्म हणाले:—हे भरतकुलभ्रेष्टा, प्रजेचे अधिपति कोण, आणि दिशांच्या ठारीं अस-प्रारंभी कोण, असा जो तूं मला प्रभ केलास, त्याविषयीं सांगतो, ऐक. सनातन भगवान् ब्रह्मवेव हात एकटा सर्वांच्या पूर्वी स्वतः निर्माण शालेला असून त्याला सात पुत्र हाले. ते मरीचि, अंजी, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, कतु आणि महाभाग्यशाली वसिष्ठ होते. हे सर्व ब्रह्मवेवाच्या तोडीचे होते, हणूनच शांना पुराणांतरीं सात ब्रह्म असे निश्चयपूर्वक हस्तलेले आहे. आता तुला सर्व प्रजापति निवेदन करितो. अत्रिवशामध्ये सनातन असा भगवान् प्राचीनवर्हीं उत्पन्न शाला. हा वेदांचे केळ उत्पन्निस्थान होय. हे अकरा रुद्र होते. महाभाग्यशाली आठ वसु व्यापासून वहा प्रवेते निर्माण शाले. हा दहां-मध्ये दस नांवाचा एकघ पुत्र उत्पन्न शाला. हालाच लोकांमध्ये दक्ष आणि क अर्थी दोन नांवे आहेत. मरीचीला कशय पहा पुत्र शाला. त्याला अरिष्टनेमि आणि कशय अर्थी वोन

नांवे आहेत. वीर्घवान् आणि लक्ष्मीसंपत्त असा राजा सोम हा अंतीचा औरस पुत्र असून तो सहस्र दिव्य युगेंपर्यंत अस्तित्वांत असणारा आहे. हे प्रभो, भगवान् अर्यवा आणि त्याचे पुत्र हे सर्व त्या भुवनांची काळजी वाहणारे असून देशाचा उत्कर्ष करणारे आहेत, असे सांगितले आहे. शशविंदु हाला दहा हजार लिया होत्या; त्यापैकी प्रत्येक खीला एके हजार पुत्र शाले. याप्रमाणे त्या महात्म्या शशविंदुला एकदंदर एक कोटी पुत्र असून, प्रजांचा अधिपति दुसरा कोणीही असून नये, अशी त्यांची इच्छा होती. ही सर्व प्रजा शशविंदुची आहे असे प्राचीन मुर्नीनीही स्फुरले आहे. त्या प्रजापतीच्या प्रचंड वंशापासूनच वृत्तिं वंशाची उत्पत्ति झाली.

हाप्रमाणे तुला भी हे कीर्तिसंपत्त प्रजापति निवेदन केले. आतां, तीनही लोकांवर यांची सक्षा चालते, अशा देवता भी तुला निवेदन करितो. भग, अंश, अर्यमा, मित्र, वरुण, सविता, धाता, महाबलाद्य विश्वान्, त्वष्टा, पूषा, इंद्र आणि विष्णु हे द्वादशादित्य असून कशयपापासून हांची उत्पत्ति झाली आहे. नासत्य आणि दस्र हे दोन अभिनीकुमार असून आठव्या मार्तडाचे पुत्र आहेत. पूर्वी हा सर्वांना देव आणि दोहों प्रकारचे पितर असे मृणत असत. महायशस्वी श्रीमान् विश्वसूप हा त्वष्टाचा पुत्र होय. अज, एकपाद, अहर्बुद्ध्य, विश्वपास, रैत, हर, बहुरूप, देवाभिपति चंद्रक, सावित्रि, जयंत आणि विजयशील पिनाकी हे मीं तुला पूर्वी सांगितलेच आहेत. पूर्वी प्रजापति मनूच्या काळीं अशा प्रकारच्या हा देवता असून त्यांनाच देव आणि दोहों प्रकारचे पितर असे हणत असत. हांशिवाय शमिल, यौवन, सिद्ध, साध्य, ऋभु आणि मरुत् हाही

वेगण सांगितला आहे. याप्रमाणे अश्विनी-कुमार आणि विश्वेदेव वेदामध्ये सांगितले आहेत. या देवतांपैकीं आदित्य क्षत्रिय, मरुत् वैश्य, आणि उग्र तपाचे ठायीं आसक्त शालेले अश्विनी-कुमार हे शुद्र असून, आंगिरस-संज्ञक जे देव ते ब्राह्मण होत असा सिद्धांत आहे. याप्रमाणे हे सर्व देवतांतील चार वर्ण सांगितले आहेत. अशी माझी इच्छा आहे. हास्तव, हे पुरुष-जो मनुष्य प्रातःकाळीं उठून हा देवतांचे सं-कीर्तन करील, तो स्वतः केलेल्या व दुसऱ्याच्या संस्कारामुळे घडलेल्या पातकांपासून मुक्त होतो.

बा युधिष्ठिरा, यवक्रीत, रैभ्य, अर्वाच्यु, परावसु, औषिज कक्षीवान्, आंगिरस् बल आणि मेधातिथि ऋषीचा पुत्र वर्हिष्ठ एकव कथन करा. हे बैलोक्याचे कल्याण करणारे असे पूर्व दिशेचे ठायीं असणारे सपर्विं होत. उन्मुच, विमुच, वीर्य-संपन्न स्वस्त्याचेय, प्रमुच, इधमवाह, भगवान् दृढवत आणि मित्रावरुणपुत्र प्रतापशाली अगस्त्य हे तेथे उषंगु, पटले. त्यांनी मधुपर्क करून माझा बहुमान धैर्य कवष, वीर्यवान् परिव्याध, महर्षि केला आणि मीही तो स्वीकारून त्यांचे अभिएकत, द्वित आणि त्रित व अत्रिपुत्र भगवान् नंदन केले. त्या वेळी महर्षि कश्यप हांनीं दिव्य प्रभु सारस्वत हे महात्मे पश्चिम दिशेचा आश्रय व अंतःकरणास आनंद देणारी अशी कथा करून रहणारे ऋषि होत. आत्रेय, वसिष्ठ, सांगितली, ती तुला सांगतो; एकाग्र अंतः-महर्षि काश्यप, भरद्वाज, कुशिककुलेत्यन करणारे एक. पूर्वी दानवश्रेष्ठ असे नरकादि विश्वामित्र, गौतम आणि महात्म्या ऋचीकाचा शेंकडों दैत्य कोध व लोभ यांनी युक्त पुत्र जमदग्नि हे उत्तर दिशेस वास्तव्य करणारे हे ऋषि देवतांचा तो आतिशय उत्कर्ष सहन होई-सांगितले आहेत. हे महात्मे सर्व भुवनांचे कल्याण करणारे असून सर्वांस साक्षिभूत असे देक लागले. तेव्हां देव व देवर्षि आपापलीं आहेत. हा सर्वांचे संकीर्तन केल्याने मनुष्य स्थाने सोडून निरनिराळ्या ठिकाणीं जाऊन सर्व पातकांपासून मुक्त होतो. हे महात्मे ज्या दिशेचे ठायीं वास्तव्य करितात, त्या त्या दिशेला जरी शरण गेले, तरी सर्व पातकां-पासून मुक्त होऊन मनुष्य गृहस्थाश्रमाचा व्यास होऊन गेलेली आहे आणि त्या दैत्यांच्या मंडवाने दपगोप घेतो.

अध्याय दोनशें नववा.

—०:—

वराहावतारवर्णन.

युधिष्ठिर म्हणाला:—हे महाज्ञानी सत्य-पराक्रमी पितामह, ऐश्वर्यसंपन्न आणि अ-विनाशी अशा श्रीकृष्णाचे संपूर्ण चरित्र ऐकावे, अशी माझी इच्छा आहे. हास्तव, हे पुरुष-श्रेष्ठ, हाचे तेज कोणते आणि हाने पूर्वी कोणते अस्यंत मोठे कार्य केलेले आहे, तें सर्व मला यथायोग्य कथन करा. तसेच, हे

महाबलाढच, त्या प्रभूने कोणत्या कार्यासाठी तिर्यग्योनीमध्ये अवतार घेतला हेही मला कथन करा.

भीष्म म्हणाले:—पूर्वी मी मृगया कर-यासाठी गेलो असतां मार्केड्यांच्या संपन्न स्वस्त्याचेय, प्रमुच, इधमवाह, भगवान् दृढवत आश्रमामध्ये राहिलो होतो. त्या वेळी आश्रमामध्ये नंदन केले. त्या वेळी महर्षि कश्यप हांनीं दिव्य प्रभु सारस्वत हे महात्मे पश्चिम दिशेचा आश्रय व अंतःकरणास आनंद देणारी अशी कथा करून रहणारे ऋषि होत. आत्रेय, वसिष्ठ, सांगितली, ती तुला सांगतो; एकाग्र अंतः-महर्षि काश्यप, भरद्वाज, कुशिककुलेत्यन करणारे एक. पूर्वी दानवश्रेष्ठ असे नरकादि विश्वामित्र, गौतम आणि महात्म्या ऋचीकाचा शेंकडों दैत्य कोध व लोभ यांनी युक्त आणि बलामुळे उन्मत्त होऊन गेलेले होते; सपर्विं होत. हाप्रमाणे प्रखरेतजस्वी असे तसेच दुसरेही अनेक रणमस्त दैत्य होते, त्यांना प्रत्येक दिशेचे ठायीं वास्तव्य करणारे हे ऋषि देवतांचा तो आतिशय उत्कर्ष सहन होई-

नासा शाळा. हायमुळे, राजा, ते देवांना पीडा राहिले, तथापि त्यांना सुख होईना. इतकेच नव्हे, तर त्या महाबलाढच व भयंकर दैत्यांनी विश्वास होऊन गेल्यामुळे पृथ्वी अतिशय आर्त मारामुळे व्याकूळ व खिळ शाळी असून बुऱ्ह

लागली आहे, असेही त्यांच्या दृष्टोपत्तीस आले. त्यामुळे देवांना भीति उत्पन्न होऊन ते होऊन गेले आणि इंद्रादि देवतांनाही अतिशय ब्रह्मदेवाला म्हणाले, 'ब्रह्मन्, दानवांचा नाश करण्याचे सामर्थ्य आम्हांला कसें प्राप्त होईल!' ब्रह्मदेवानें उत्तर दिले, "शाविष्यांची काय करावयाचे ते मीं पूर्वीच ठरवून ठेविले आहे. त्यांना वर मिळालेला आहे, हासमुळे बलांने व मदांने ते धुंद होऊन गेलेले आहेत; आणि म्हणूनच, वायुविषयांप्रमाणे ज्याचे ज्ञान होणे अशक्य आहे अशा भगवान् विष्णुचे स्वरूप त्यांना समजत नाहीं. देवतांच्या हातूनही ज्याचा पराभव होणे अशक्य आहे, अशा त्या श्री विष्णुने वराह स्वरूप धारण केलेले आहे; आणि भूमीच्या अंतर्भूमीं वास्तव्य करणोर ते हजारों भयंकर दैत्य जेथे असतील, तेथे जाऊन तो त्यांचा निःपात करील." हें ऐकून देवांना आनंद झाला. पुढे महतिजस्ती श्रीविष्णुने लागले कीं, "हे प्रभो, कोण हा? हा कसला वराहाचे स्वरूप धारण केले; आणि भूमीच्या ध्वनि हें कांहीं आम्हांस समजत नाहीं. अंतर्भूमीं प्रवेश करून दैत्यांवर चालेकीले. तेहां अथवा, ज्याच्या योगे सर्व जग व्याकुल होऊन तो अमानुष प्राणी अवलोकन करितांच गेले आहे तो हा कशाचा ध्वनि? हाच्या कालगतीने मोह पावलेले ते दैत्य प्रभावांने देव आणि दानव हा उभयतांनाही वेगाने शटक्यासररीं एकत्र झाले; आणि मोह उत्पन्न झाला आहे." हे महाबाहो युधितेवाने त्या वराहावर धावून गेले; आणि छिरा, देव असे बोलत आहेत तांच वराहरूप क्रोधाने त्याला चोहोंकडून एकदम धरून धारण केलेला श्रीविष्णु त्या टिकारीं प्रकट ओढूळ लागले. तथापि, हे प्रभो, प्रचंड सामर्थ्य झाला. हा वेळीं महार्षी त्याची सुति करीत होते. व वीर्य हांच्या योगाने शेफारून गेलेल्या त्या ब्रह्मदेव म्हणाला:—देवहो, असे गडबऱ्यु धिप्पाड दैत्यांच्या हातून त्याचे कांहीं देखील नका, स्थिर रहा. महाबलाढ्य, प्रचंड शरीर झाले नाहीं, तेहां मात्र त्यांना अत्यंत आश्रव्य असलेला, सर्व प्राण्यांची काळजी वाह. वाटले आणि भीति उत्पन्न होऊन आपण जारा, सर्व प्राण्यांच्या टिकारीं जीवरूपाने मृत्युमुखीं सांपडले असे त्यांना वाढू लागले! वास्तव्य करणारा, सर्व भूतांचा नियंता, पुढे, हे भरतकुलश्रेष्ठ, योगाचा प्रवर्तक महायोगी, केवल चैतन्यस्वरूप, सर्व विद्वांचे व योगमूर्ति असा भगवान् देवाधिदेव श्रीविष्णु निवारण करणारा जो श्रीविष्णु, तोच दानवांने योगाचे अवलंबन करून त्या दैत्य-श्रेष्ठांचा संहार करून प्राप्त झाला आहे. निरुदानवांस क्षुब्ध करण्यासाठी भयंकर गर्जना पमकांतिसंपन्न व प्रचंड ऐर्भर्य असलेल्या त्या केली. त्यामुळे सर्व लोक आणि दाही दिशा भूतभावन श्रीविष्णुने हें अत्यंत उत्कृष्ट व इत-

रंत अशक्य असे कार्य केलेले आहे. उत्तम उत्तमिं पंचमहभूतांपासूनच आहे; मग शां-
तुम्ही भीति चालमण्याचे अथवा शोक किंवा पैकीं कोणाचा क्षय तर कोणाचा उदय अर्थी
संबोध करण्याचे कारण नाही. सर्व विधि ही विषम कार्य कां घडत असतात? त्याच्यामाणे,
शार्चिंच स्वरूपे असून हा सर्वांचा उत्पादक व वेदामध्ये अथवा स्मृतीमध्ये वौरे जीं वाक्ये
संहार करणारा काळही आहे. सर्व लोकांचे अहेत, त्यापैकीं काळही लौकिक आहेत आणि
परलून करणारा हा जो महात्मा त्यानेच ही काळही द्यावपक आहेत, असे वैषम्य कां? हे
गर्जना केली आहे. तो हा पुंडरीकाक्ष सर्व विद्वन्, या सर्वांचा आपण योग्य प्रकारं उल-
प्राप्यांसं कारणीभूत, महापराक्रमी, सर्व गडा करून सांगा.

लोक न्याला प्रणाम करित असा, अविनाशी आणि ऐश्वर्यसंपत्त आहे.

अध्याय दोनशे दहावा.

—::—

अध्यात्मविचार.

युधिष्ठिर म्हणाला:—पितामह, मोक्ष-प्रणव असून तो सत्य आणि ज्ञानस्वरूपी आहे.
प्राप्तीचा श्रेष्ठ उपाय कोणता हे यथातथ्य बाहेद्विधे व अंतःकरण यांचा निश्चह, मुख-
समजाचे अशी माझी इच्छा आहे. यास्तव, हे दुःखादि द्वंद्वांचे सहन, सरलता आणि यश हीं
वकृतश्रेष्ठ, तो मला निवेदन करा.

मीष्म म्हणाले:—हाविष्यां एका शिष्याचा गुरुर्भी मोक्षासंबंधाने झालेला संवाद प्राचीन इतिहास म्हणून सांगत असतात. तो असा:— कोणी एक सत्यपतिज, जितेद्विध, आचार्य व अतिशय तेजस्वी असा एक महात्मा ऋषि-श्रेष्ठ ब्राह्मण होता. तो एकदा स्वस्य बसला असतोऽपरम बुद्धिमान, कल्याणेच्चु आणि ज्याचे अंतःकरण अगदी एकाश साले आहे. असा एक शिष्य त्याजकडे आला व हात जोडून म्हणाला, ‘मगवन्, जर आपण माझ्या सेवेने प्रसन्न झालां असाल, तर मला जो एक मेटा-न्तराय आहे, त्याचे आपण निराकरण कराहूं हे द्विजश्रेष्ठ, मी आणि आपण हे उभयवर्णांही ह्या जगतांत कां व कोटून आल्या, हे मला यथातथ्य सांगा. तर्सेच, उपादान कामणाचा हृषीने पाहतां सर्व मूर्ते वारीं;—अमुक एका वर्णाकरितांच अहेत, मंडेन्नदे, गवाच्याच घेण्येतेची आहेत: कामण. सर्वांची तर सर्वानांची चारितर्ली आहेत ती वातांमें व्यापक.

गुरु हाणालाः—हे महाप्राज्ञ शिष्या, ऐक हा अध्यात्मविचार सर्वांहून श्रेष्ठ असून सर्व वेदांचे व विद्यांचे केवळ सर्वस्वच आहे; आपण वेदांनीच हा उपकारक विचाराचे संरक्षण केले आहे. इंद्रियादिकांहून पर असणारा जो वासुदेव तोच हा वेदाचे मुख अर्थात्

अव्यक्त, सृष्टि व प्रलय यांचा कर्ता, सनातन, विकाराशून्य आणि विश्वव्यापक ब्रह्म असे द्याण-तात. तेच हे ब्रह्म बृद्धिकुलामध्ये अवतरिणी झाले आहे. त्याचे तत्त्व प्रकाशित होईल असा वृक्षांत कथन करितो तो ऐक. अन्यत तेजस्वी देवाधिदेव विष्णु याचे हे माहात्म्य ब्राह्मणाने ब्राह्मणांना, क्षत्रियाने क्षत्रियांना, वैश्याने वैश्यांना आणि शूद्राने शूद्रांतःकरण अशा शूद्रांना. सांगावे, हे कल्याण, तू हे ऐकण्याला योग्य आहेस; यास्तव हे अकृष्णांचे आख्यान अवण कर. वावरे, सृष्टि आणि प्रलय यांवरून

१ ब्राह्मणांनी अमुक यश करावे, क्षत्रियांनी अमुक करावे, अशा प्रकारतीची वर्णनुसार आचार करण्याच सांगणारी वाक्ये ही कौटिक.

२ अहिंसादि संवृत्ताधारण घर्म प्रतिप्रादन कर-वारीं;—अमुक एका वर्णाकरितांच अहेत, मंडेन्नदे,

त्याचें ज्ञान हेतों असें हें अनादि आणि आहे. त्याहुनही पर आणि अनादि असें जें अनंत जें कालचक्र, तें श्रीकृष्णाचेंच श्रेष्ठ असें ब्रह्म, त्याचें ज्ञान देवतांना अथवा ज्ञानीना स्वरूप आहे. त्या सर्वभूतनायकाच्याच आधा- स्वतंत्रपणे ज्ञालेले नाही. तें केवळ जगाचा पालक राने हें सर्व बैलोक्य चक्राप्रमणे फिरत राहिलेले जो प्रभु भगवान् विष्णु त्याला मात्र ज्ञाले; आहे. हे पुरुषश्रेष्ठ, त्या पुरुषोचमालाच अ-आणि त्याच्यापासून-सांसारिक दुःखावरील विनाशी, अव्यक्त व मोक्षस्वरूपी शाश्वत ब्रह्म असें केवळ औषधच असें हें श्रेष्ठ प्रतीचें ज्ञान मुख्यक्लें आहे. ज्ञानेच अपल्या ज्ञानमय किर-ज्ञविगण, मुख्य मुख्य देव, दैत्य आणि जांनीं सर्व विश्व व्याप्त केले आहे. हाच निर्विधानीन राजविध यांना ज्ञाले. परमात्म्याच्या कापर परमात्मा देव, पितर, ऋषि, यक्ष, राक्षस प्रेरणेने प्रकृतीपासूनच सर्व जमताची उत्पत्ति नाग, असुर व मनुष्य यांना निर्माण करतो होते. त्याला धर्माधर्माचा संबंधही जडलेला वेद, शास्त्रे आणि शाश्वत असे लोकर्थम हेही असतो. अशा रीतीने हें विश्वचक्र सारखे ज्ञाच्याच्यापासून निर्माण ज्ञालेले आहेत. हाच फिरत राहते. एका दीपापासून जसे दुसरे प्रलयकाळीं प्रकृतीमध्ये झांचा लय करितो व सहस्रावधि दीप निर्माण होतात, तरीच प्रकृती-युगाच्या आरंभी पुनश्च ज्ञाना उत्पन्न करितो. पासूनही अनेक कार्ये उत्पन्न होतात आणि ज्याप्रमाणे एकदा निघून घेलेले वसंतादि नक्तु तीं अनंत असल्यामुळे प्रकृतीचा क्षयही पुनरपि प्राप्त ज्ञाले झाणजे त्यांतील पूर्वच्याच होत नाही. माथाधिष्ठित अशा परमात्म्यापासून गोटी पुनरपि दृष्टिगोचर होतात, त्याप्रमाणेच कर्मवलाने महत्त्व उत्पन्न हेते; महत्त्वायुगाच्या आरंभी पूर्वयांतील पदार्थ उदय पासून अहंकार उत्पन्न होतो; अहंकारापासून पावूं लागतात. पुढे जे जे युगाच्या आरंभी आकाश निर्माण होते; आकाशापासून वायु कालगतीने निर्माण होते, त्याचें त्याचें ज्ञान निष्पन्न होतो; वायुपासून तेजाची उत्पत्ति लोकव्यवहारावरून होऊं लागते. प्रलयकाळीं होते; तेजापासून जल जन्म पावते; आणि अंतर्धान पावलेले वेद आणि इतिहास हे ब्रह्म-जलापासून पृथ्वीचा उदय होतो. ज्ञाप्रमाणे देवाच्या अनुज्ञेने व तपाच्या आचरणाने अव्यक्तप्रभृति हीं आठ मूलप्रकृति असून, जगाचे महर्षीना प्रभ्रम मिळाले. त्यापैकीं वेदांचे ज्ञान अस्तित्व झांच्यावरच अवलंबून आहे. परमात्म्याने ब्रह्मदेवाला ज्ञाले; ब्रह्मस्तीला वेदांच्या अंगांचे अधिष्ठित अशा त्या आठ मूलप्रकृतीपासून पांच ज्ञान ज्ञाले; शुक्रानं लोकहितकारक नीति-ज्ञानेद्रिय, पांच कर्मद्रियें, ज्ञानेद्रियांचे पांच विषय शास्त्र कथन केले; नारदाला गांधर्वविद्येचे व मन हे सोळा विकार उत्पन्न ज्ञाले. त्यापैकीं ज्ञान ज्ञाले; धनुर्विद्या भरद्वाजांना समजली; श्रेव, त्वचा, नेत्र, जिङ्हा आणि घ्राण हीं पांच गार्याला वेवर्षीचे चारीच कळले; आणि ज्ञानेद्रियें होत; पाय, हात, बाणी, गुद, व जन्म-कृष्णाचेयाला चिकित्साशास्त्र समजले. पुढे द्रिय हीं पांच कर्मद्रियें होत; आणि शब्द, वादशील अशा निरनिराळीं शास्त्रे निर्माण केलीं; मन हें शा सर्वांचे ठ्यापक आहे; आणि स्पृण-आणि युक्ति, वेदवचने व सदाचार झांच्या नच तें त्या सर्वांमध्येही वास्तव्य करणारे आहे. अनुरोधाने सगुण ब्रह्म कथन केले. त केवळ किंवदुना हीं सर्व मनाचीच स्वरूपे आहेत. उपास्य होय. तो केवळ उपासनेचा विषय रससानाच्या खेळीं मनासास्थ स्तना अरी

संज्ञा मिळते; व भाषणकालीं त्यालाच आत्माही परमात्म्याप्रमाणे ज्ञानस्वरूपी आहे. वाणी असें ह्याणतात. सारांश, पूर्वी सांगितलेल्या त्याच्याच योगानें शब्दाचें व त्याच्याच योगानें शब्दाचें ज्ञान हेतें. वस्तुतः शब्दाचा शब्दाचा श्रोता अथवा रूपाचा द्रष्टा परमात्मा असून, इंद्रियांचे आश्रयस्थान असा जो देव तो आत्म्याला होणाऱ्या शब्दादि ज्ञानाचे एक द्वार आहे. आत्मा हा सर्व कर्माचा कर्ता आहे. असून, इंद्रियांचे आश्रयस्थान असा जो देव तो आत्म्याला होणाऱ्या शब्दादि ज्ञानाचे एक द्वार आहे. आत्मा हा सर्व कर्माचा कर्ता आहे. ज्याप्रमाणे काषायमध्ये अग्नि असला तरी तो काष कोडल्यानें दृष्टिगोचर हेत नाहीं, त्याप्रमाणेच शरीरामध्ये असणाऱ्या आत्म्याचेही दर्शन शरीर छिन केल्याने हेत नाहीं; तर योगाच्याच साहाने शरीरांतर्गत आत्म्याचे ज्ञान हेते. ज्याप्रमाणे काषायगत अग्निकांही उपायाने काषायांचे मंथन केले ह्याणजे दिसतो, त्याप्रमाणे योगाच्या साहाय्याने अनुसंधान केले ह्याणजे शरीरामध्ये असणाऱ्या आत्म्याचा साक्षात्कार हेतो. नदी आणि तीनील पाणी किंवा सूर्य आणि त्याचे किरण ह्यांचा संबंध जसा नित्य असतो, तसाच आत्मज्ञान झाले नाहीं तर शरीर आणि आत्मा ह्यांचा संबंध कायमचाच होऊन वसतो. ज्याप्रमाणे स्वप्रसूपी निराळी अवस्था प्राप्त झाली तरी तीमध्ये आत्मा आणि पांच इंद्रिये वर्गे पूर्वीचीन असतात, त्याप्रमाणेच एका देहाचा नाश होऊन दुसरा देह प्राप्त झाला तरी आत्मा तो अजर व अमर असून मृत व अमृत तोच असतो. ह्याला जो पूर्वीच्या देहाचा हीं त्याचीं स्वरूपे ओहेत, असें वेदांत वियोग हेतो, अथवा जें नवीन शरीर प्राप्त सांगितले आहे. तो व्यापक आहे, सगुणही होते, त्याचे कारण कर्म हेच आहे. आत्म्याला आहे आणि सूक्ष्मही असून सर्व प्राणी व त्याने केलेले बलवत्तर कर्म दुसरीकडे खंचून नेत सत्त्वादि गुण ह्यांना आश्रयभूत आहे. शरीरा-असतं आतं, आत्मा एका देहाचा त्याग करून मध्ये असत्यामुळे जरी ह्याला परिच्छिन्नता दुसऱ्या देहांत कसा जातो हें समजण्याताईं आली, तरी परमात्म्याहून ह्याच्यांत कांहीं भेद दुसऱ्याही भूतसमुदायाचे वर्णन तुला सांगता. नसतो. तर, ज्याप्रमाणे दीप लहान अथवा मोठा असला तरी तो प्रकाशात्मकक असतो, त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांमध्ये वास्तव्य करणारा

अध्याय दोनशें अकरावा.

—०:—

कर्मप्रवृत्तिकारण.

भीष्म ह्याले:—युधिष्ठिरा, जरायुजादि ज्ञानावान्चून केवळांही उठिन्न न होणारे, मनोचार भेद असलेले जे स्थिरचर प्राणी, त्यांच्या मात्रजन्य आणि अनिर्वचनीय असून यांचे पूर्वशरीरांचा नाश आणि त्यांचा दुसऱ्या शरी- स्वरूप पूर्ववासनेवरून ओळखितां येण्यारात प्रवेश कसा होतो हे स्पष्टपणे समजत सारखे असते. त्या जीवस्वरूपाला वासनांचा नाहीं. कारण, त्यांचे स्पष्ट ज्ञान होईल असें योग घडला म्हणजे तो कर्मसंचयाला कारणीकांहीं साधन नाहीं. मन हे तशा प्रकारचे भूत होतो; अर्थात् त्याजकडून अनेक प्रकासाधन आहे असें ह्यांचे, तर तेही अव्यक्त रची कांत्रै घडतात आणि म्हणूनच देहादि- अशाच आत्म्यांचे स्वरूप आहे. मग त्यानें पूर्व कांशीं होणारे आत्म्यांचे तादात्म्य नष्ट होत देहनाश व अन्यदेहप्राप्ति ह्यांचे व्यक्त ज्ञान कोटून नाहीं. सारांश, वासनेच्या योगानें कर्म घडते होणारे? देहाचा नाश आणि उत्पत्ति हीं जीवी व कर्मच्या योगाने वासनेची उत्पत्ति होते. अव्यक्त असलींती उत्पत्तीनंतर नाशापर्यंत सर्व अशा रीतीने हे अनादि आणि अनेत चक्र पदार्थ व्यक्त स्थितीत असतात. कारण, ज्या-चालू असते. बुद्धि आणि वासनासमूह हा ह्या प्रमाणे अश्वत्थाच्या बीजामध्ये पूर्वी व्यक्त चक्राचा तुंचा असून देहादि व्यक्त वस्तु त्या स्थितीत नसलेला व पुढेही बीजस्त्री बनल्या-आरा, विकार हीं धाव आणि रजोगुण हा मुळ बीजामध्येच असलेला अश्वत्थ वृक्ष मध्येच कणा होय. ह्याचा अधिष्ठाता जीव असून हे व्यक्त स्थितीत येतो, त्याप्रमाणेच अव्यक्त शाश्वत असे आहे. ज्याप्रमाणे घाण्यामध्ये घालून अशा अंतःकरणापासून हश्य पदार्थ व्यक्त तीळ पिळून काढतात, त्याप्रमाणे ज्ञानाजन्य स्थितीत येतात. ज्याप्रमाणे अचेतन अस- सुखदुःखसंबंध हे रजोगुणस्त्री स्नेहानें आक्रांत णारे लोह लोहचुंबकाला जाऊन चिकटें, करून सोडलेल्या सर्व जगाला ह्या चक्रांत घालून त्याप्रमाणे, पूर्वसंस्कार ज्यांना कारण आहे पिळून काढीत असतात. हे चक्र अभिमानाचा असे धर्माधर्म आणि अविद्या वैरे पदार्थ व्यक्त स्वीकार करवून फलाच्या इच्छेने कर्म घडवून स्थितीत आलेल्या शरीराशीं संबद्ध होतात. आणते, आणि हे कर्मच पुढे देह व अज्ञान यांचा त्याचप्रमाणे, अविद्येपासून निर्माण झालेले काम, संवंध जडण्याला कारणीभूत होते, असे सांगिकर्म, वासना, देह, इंद्रिये इत्यादि अचेतन तलेले आहे. देह हे अज्ञानांचे कार्य आहे, पदार्थ आणि परमात्मज्ञानास साधनीभूत व तथापि तें त्याहून निराळे असते; आणि त्याच्याचपासून निर्माण झालेले असे सञ्च, ह्याणूनच देहाकडे अज्ञान अथवा अज्ञानाकडे चित्त, आनंदत्व इत्यादि धर्म त्या जीवाशीं देह जाऊन संबद्ध होतो असे नाहीं; तर अज्ञान- संबद्ध होतात. पूर्वी जीवायतिरिक्त भूमि, रूपी कारणामध्ये देहस्त्री कार्याचा प्रादुर्भावाशीं भाव होतो व त्या प्रादुर्भावाला अटाडिकांनी कांहीं नव्हते आणि ह्याणूनच जीवाला त्यांचा युक्त असलेला काल हात्य कारणीभूत असतो. संबंधी जडलेला नव्हता. जीव आणि पृथिव्यादि पुरुषान अधिष्ठित असलेल्या आठ प्रकृति व्यादि पदार्थ ह्यांचे जें हे तादात्म्य आहे, तें आणि सोळा विकार ह्यांचाही जो परस्पराशी

सदैव संबंध घडतो, त्याचें कारण कर्मच आहे. जीव पूर्वदेहांतून निघाला म्हणजे वायाने उडविलेल्या धुरक्षयाप्रमाणे रजोगुण आणि तमो-गुण हांपासून उत्पन्न झालेला प्राण, सूक्ष्म भूते, संस्कार आणि कर्म, पूर्वजन्मांतील बुद्धे. भीम म्हणाले:—ज्याप्रमाणे कमिष्ठाना व अविद्या हांसह परमात्म्याला अनुलक्षून प्रवृत्तिमार्गस्थीर्थ धर्म इष्ट असतो व म्हणूनच लोकांतराकडे गमन करतो. तथापि, ज्याप्रमाणे तो त्यांनी स्वीकारलेला असतो, त्याप्रमाणेच वायूला धुरक्षयाचा कोणत्याही प्रकारचा ज्ञाननिष्ठ हे ज्ञानावांचून दुसऱ्या कशाचाही संबंध असू शकत नाहीं, त्याचप्रमाणे जीवा-अंगीकार करीत नाहीत. कारण, त्यांना ज्ञानालाही त्या प्राणादिकांचा संबंध असत नाहीं. वांचून दुसरे कांहीं आवडतच नाहीं. अगोदर सारांश, प्राणादिक पदार्थाचा जीवाशीं अथवा वेदवेत्ते पुरुष दुर्भेद असतात; आणि त्यांतूत्या महात्म्याचा प्राणादिकांशीं कोणत्याही नही वेदोक्त अश्विहोत्रादि कर्मे अथवा शमद-प्रकारचा वास्तविक संबंध नसतो. म्हणून मादि साधने यांजवर निष्ठा असणारे अर्थात् सत्त्वादि मुणांची कार्ये आणि जीव ही परस्परांहून त्याचें आप्यरण करणारे लोक थोडे असतात. वस्तुतः अगदी धर्म आहेत असे समजले पाहिजे. स्वर्म व मोक्ष हा दोहोंचे जे मार्ग, त्यापैकी पण जीवाला देहाच्या तदात्म्याचा अभ्यासच अत्यंत प्रशस्त असा जो मोक्षमार्ग त्याचीच पढून गेला असल्यामुळे त्याला आपल्या शुद्ध इच्छा बुद्धिमान् लोक करितात. प्रवृत्तिमार्गाचे स्वरूपाचें ज्ञान होत नाहीं. आत्म्यासंबंधाने सुद्धा अवलंबन सज्जनांनी केलेले आहे, म्हणून उत्पन्न झालेला जो संशय त्याचे निराकरण नव तें निध आहे असे म्हणतां येत नाहीं. भावान् वेदानेच केले आहे. राजसूय यज्ञाचे तथापि ज्याच्या योगाने मोक्षप्राप्ति हेते असे वेळी कृत्रिम अशाही मूर्खीभिविक्तत्व इत्यादि एक निवृत्तिमार्गच आहे. हा निवृत्तिमार्गाचे धर्मांची ज्याप्रमाणे राजाला आवश्यकता असते, अवलंबन न केल्यामुळे रजोगुण व तपोगुण त्याप्रमाणे मुमुक्षुला ज्ञानसाधनकालीं कर्तृत्वादि हांपासून उत्पन्न होणाऱ्या क्रोधलोभादिकांचा कृत्रिम धर्मांची आवश्यकता असते. पण यज्ञ-जीवाला संबंध जडतो; आणि मोहामुळे तो फलाचा उपमोग घेण्याच्या वेळीं ज्याप्रमाणे सर्व विषयांचा उद्भोग घेऊ लागतो. यासद, राजाला पूर्वदेहाचा अर्थात् तदनुरोधी मूर्खभिवि-शरीराचा योग नष्ट व्हावा अशी इच्छा असेल कित्व वैरे धर्मांचा त्वाग कराशा लागतो, त्या-तर अशुद्ध अशा प्रवृत्तिमार्गाचे अवलंबन करून प्रमाणेच मुमुक्षु पुरुषालाही कर्तृत्वादि धर्मांचा नये. फलत्यागपूर्वक कर्मे करण्याला मात्र त्याग करावा लागतो, हा विचार लक्षांत घेतला हरकत नाहीं. कारण, अशा कर्माच्या योगाने पाहिजे. ज्याप्रमाणे बीज अशीने दग्ध झाले सद्गतीचे द्वार खुले होऊन कल्याणमय अशा म्हणजे त्याला केवळाही उंकुर फुटत नाहीत, लोकांची प्राप्ति हेते. ज्याप्रमाणे सोने आट-त्याप्रमाणे अविद्यादि क्रेश ज्ञानस्थीर्थ अशीने विले तरी त्यांत लोखंडाची भेसळ असली दग्ध झाले म्हणजे पुरुजन्माची प्राप्ति होत नाहीं. म्हणजे त्याला शोभा येत नाहीं, त्याप्रमाणेच अंतःकरण अशुद्ध अव्याले ह्याणजे त्यांत ज्ञानात्मा प्रकाश पडत नाहीं. याम व क्रोध

अध्याय दोनशे वारावा.

—०—

अशुद्ध कर्माचा त्वाग व निष्काम कर्माचा स्वीकार.

यांच्या तावडींत सापहून धर्ममागचिं अति- करण्याविषयीं तत्पर असणाऱ्या गृहस्थानेही— क्रमण करून लोभामुळे अधमविं आचरण रोगी ओषध घेतो त्याप्रमाणे—क्षेत्रेची निवृत्ती करणारा मनुष्य समूळ नाश पावतो. स्फूर्णनच होईल आणि शरीरयाचा चालेल इतकेच अन्न शब्दादिक विषयांचे ठिकाणीं अतिशय प्रेम भक्षण करावें. मुमुक्षु आणि गृहस्थाश्रमी हा ठेवू नये. क्रोध, हर्ष व विषाद हीं त्रिगुणांचीं उभयतांनीही सत्य, शाचिभूतपणा, सरलता, तीन कार्ये आहेत, तथापि त्यांची परस्परांपासू- वैराग्य, अध्ययनादिजन्य तज, मनोजयाविषयींचे नहीं उत्पत्ती होते. सच्च, रज आणि तम या शीर्य, धैर्य, विचारशक्ति, क्षमा, चांगले आणि गुणांचे व पंचमहाभूतांचे कार्य असलेला जो वाईट यांविषयींचा विचार आणि ज्ञान हीं देह, त्यामध्ये हर्ष, क्रोध अथवा विषाद यांपैकीं संपादन करून, विषयमय असे आपल्या सभों-कोणाची उत्पत्ति खाली तर त्याच्छल दोष वर्ती असणारे जे सर्व पदार्थ त्यांविषयींचा तरी कोणाला यावयाचा ? अथवा स्तुति तरी सूक्ष्म विचार करावा; आणि शांतीची इच्छा कोणाची करावयाची ? किंवा कोणाला काय असेल तर अंतःकरण उदार करून सर्व इंद्रियोंला विषयाचे ? अर्थात् त्याचा दोष कोणा-यांचा निय्रह करावा. सच्च, रज, तम हा लाही लावतां येणार नाहीं. कारण, हर्षादिक गुणांच्या योगानें मोहित होऊन अज्ञानी बन-उत्पन्न होणे हा सच्चादि गुणांचा स्वभावच त्याने प्राणी चक्राप्रमाणे संसारामध्ये सारखे आहे. मूर्ख लोक म्हरी, रूप, रस इत्यादि फिरत राहतात. यास्तव अज्ञानजन्य दोषांचे विषयाचे ठिकाणीं आसक्त होतात; व त्यामुळे सूक्ष्मपैणे परीक्षण करावें: आणि अज्ञानजन्य ज्ञान न होऊन, शरीर हें पृथिव्यादि महा- दुःख व अहंकार यांचा त्याग करावा. महाभूतांचे कार्य आहे, हें त्यांना कळून येत नाहीं. भूते, इंद्रिये, सच्चादि गुण किंचहुना ईश्वरासह ज्याप्रमाणे मृत्तिकेने बांधलेले गृह राखावयाचे सर्व त्रोक्तव्य हीं अहंकारावरच अवलंबून आहेत. असेल तर त्याला मातीनेच लिपावें लागते; ज्याप्रमाणे काळ हा भूमीवर त्या त्या वेळीं त्याप्रमाणे, पृथ्वीपासून निर्माण झालेले हें त्या त्या कृतूतील कार्ये घडवून आणतो, शरीर राखावयाचे असेल तर पार्थिव अशा त्याचप्रमाणे अहंकार हाही त्या त्या प्राण्याचे अज्ञाविषयींचे सेवन केलेच पाहिजे. मध, ठिकाणीं त्या त्या निरनिराक्षया कर्माविषयींची तेल, दृध, तृप, मांस, भीठ, गुळ, अनेक प्रका- प्रवृत्ति उत्पन्न करते. तमोगुण हा पापजनक रची धान्ये, फळे, मुळे हीं सर्व जलयुक्त असून अज्ञानाचा जनक व मोह उत्पन्न कर-अशा मृत्तिकेचीं (पृथ्वीचीं) कार्ये आहेत. णारा आहे; आणि सच्च इ प्रीतीचे व रजो-ज्याप्रमाणे अरण्यांत वास्तव्य करणाऱ्या गुण हें दुःखाचे उत्पन्निस्थान असते. याप्रमाणे या लोकांना मिष्टानभक्षणाविषयीं उत्कंडा नसते, तीन गुणांचीं हीं सामान्य स्वरूपे आहेत. आतां त्याप्रमाणेच मुमुक्षु पुरुषालाही मिष्टानभक्षणा- सच्च, रज व तम यांचे विशेष गुण विषयींचे प्रेम नसावें. त्याने मिष्ट नसला सांगतो, ऐ.क. प्रसन्नता, आनंदाच्या योगाने तरीही जो मिळेल तो आहार शरीरयाचा होणारी अंतःकरणाची तुम्ही, संशयाचा अभाव, चालेल इतक्याच बेताचा गांवांतून आपून धैर्य व स्मृति हे सच्चाचे विशिष्ट गुण होत; करावा. मुमुक्षुप्रमाणेच, संसारखी अरण्यामध्ये तसेच काम, क्रोध, प्रमाद, लोभ, माह, भीति वास्तव्य करणाऱ्या व म्हणूनच सांसारिक श्रम आणि गळानि हे रज्जोगुणाचे विशिष्ट धर्म आहेत;

आणि विषाद, शोक, निकृष्ट वस्तुचे ठारी सत्त्वगुण तोच ब्रह्मप्राप्तीचं साधन आहे. यास्तव प्रेम, मानांपणा, गर्व व सज्जनत्वाचा अभाव हे विचारी पुरुषाने रजोगुणाचा आणि तमो-तमाचे विशेष गुण होत. हे आणि इतर दोष गुणाचा त्याग करावा व ज्याला रजाचा अथवा यापैकी अधिक कोण आणि कमी कोण याचा तमाचा संपर्क नाहीं अशा सत्त्वगुणाचेच अव-सूक्ष्मपणे विचार करावा आणि आपल्या शरीरा लंबन करावे. यज्ञादि कर्म हीं अंतःकरणाच्या मध्ये प्रत्येक गुण पूर्वदिवशीं किंती होता जयासाठीं सांगितलीं आहेत, तथापि त्यांनाही आणि आज किंती आहे हे पहावे.

सांख्यप्रभूति कांहीं लोक पशुहिंसा वौरे

युधिष्ठिर म्हणाला:—पूर्वकालच्या मुमुक्षु दोषांमुळे पाप असे समजतात. त्यांच्या मते लोकांनी मनाच्या योगाने कोणत्या दोषांचा हिंसेचा ज्याला संपर्क नाहीं अशा जपादिक त्याग केलेला आहे? अर्थात् कोणते दोष मनाच्या उपायांचेच अंतःकरणशुद्धीसाठीं अवलंबन योगाने सोडतां येण्याजोग आहेत? तसेच, कोणते दोष पूर्वीच्या मुमुक्षुनीं बुद्धीच्या वैराग्योत्पत्तीला कारण असून, शमदमादिक जे योगाने शिथिल केलेले आहेत? अर्थात् बुद्धीच्या शुद्ध धर्म त्यांचेही परिपालन यज्ञादि धर्मांयोगाने कोणत्या दोषांची कायोंत्पादक शक्तीच्याच योगाने घडते. रजोगुणाच्या योगाने नष्ट करितां येते? कोणते दोष नष्ट केले तरी मनुष्य अधर्मयुक्त अशीं कार्य करितो; व पुनःपुनः येऊन जडतात? कोणते दोष मोहाने विशेषकरून द्रव्यप्राप्तीसंबंधाचीं कार्य करून घडतात? कोणते दोष घडले तरी आपले नानाप्रकारच्या विषयांचेच उपभोग घेतो, तमो-कांहीं कार्य करून शक्त नाहींत? आणि गुणाच्या योगाने तो लोभयुक्त अशीं कार्य करतो; ज्ञानी मनुष्याने हेतुदृष्ट्या कोणत्या दोषांच्या व कोधजन्य गोष्टीचे अवलंबन करून निरंतर बलाबलाचा विचार केला पांजी! पितामह, हिंसाप्रवृत्ती कर्ममध्ये आसक्त होऊन राहतो. मला हा असा संशय उत्पन्न झाला आहे, तमोगुणयुक्त असलेल्या पुरुषाला निद्रा व तंद्रा (झांपड) हीं असतात. जो मनुष्य सच-

भीष्म ह्याले:—दोष हे आपल्या मूलभूत निष्ठ बनून सात्त्विक व ह्याणनच निदोष अशा अशा अज्ञानासह उच्छिन करून सोडले ह्याणजे पदार्थांचे सेवन करतो, त्याच्या ठिकाणी आत्मा शुद्ध होतो व पुनश्च त्याला दोषसंसग शद्वा आणि विद्याहीं वास्तव्य करितात व तो घडत नाहीं. ज्याप्रमाणे लोखंडापासून निदोष बनून ज्ञानसंपन्न होतो.

उत्पन्न झालेलीं शर्के लोखंडापासून उत्पन्न

झालेल्या निगडाला तोडून टाकतात व धार नष्ट झाल्यामुळे स्वतःही नष्ट अर्थात् निरुप-योगी होतात, त्याप्रमाणेच ध्यानाच्या योगाने

सुसंस्कृत झालेलीं बुद्धी अनादि अशा देपांचा नाश करून स्वतःही नष्ट होते. रजोगुण, तमोगुण आणि शुद्ध सत्त्वगुण हेच प्राण्याला देह प्राप्त होण्याचे कारण आहेत. त्यापैकी गुण हेच आहेत, तसेच क्रोध, लोभ, भय व रज व तम योंचा संपर्क नसलेला जो शुद्ध दर्श हीं देखील त्या दोन गुणांचीं कार्ये

अध्याय दोनशे तेरावा.

—::—

गर्भवासादिदुःखनिवृत्यर्थ उपाय.

भीष्म म्हणाले:—युधिष्ठिरा, जे पदार्थ आत्म-स्वरूपी नाहीत ते आत्मस्वरूपी आहेत अशी जी बुद्धि होते, तिचे कारण रजोगुण व तमो-देह प्राप्त होण्याचे कारण आहेत. त्यापैकी गुण हेच आहेत, तसेच क्रोध, लोभ, भय व

आहेत. क्रोधादिकांचा नाश केला म्हणजे मनु- तन मूर्ति कारणभूत अशा रजोगुणाचे ठार्यी ज्याला शुचिर्भूतपणा येतो. युधिष्ठिरा, विश्व- मग होऊन राहिलेली असते, तीच ही स्त्री व्यापक व सर्व देवांहून श्रेष्ठ असें जं परबद्ध होय. ह्यामुळेच ती प्रेममय असते व या सर्वांहून पर, सर्वांहून श्रेष्ठ, अविनाशी, प्रकाश- प्रेमरूपी बीजाच्या योगानेच प्राणी निर्माण मय, परिणामशून्य आणि अव्यक्तस्वरूपी आहे, होतात. स्त्रीप्रमाणेच पुत्रही त्याज्य होत. आपल्या असा ज्ञानी लोकांचा अनुभव आहे. मनुष्यें ही देहापासून उत्पन्न ज्ञालेल्या, पण ज्याला मनु- त्या परमात्म्याच्या मायेने जखडून गेलेली ज्यादि संज्ञा प्राप्त होत नाहीं अशा कृमींचा असतात आणि त्यामुळे त्यांची विचारशक्ति व ज्याप्रमाणे आपण त्याग करतो, त्याप्रमाणेच, ज्ञान ही नद होतात. ज्ञान नष्ट झाले म्हणजे ज्यांना आपली मनुष्यादि संज्ञा प्राप्त होते तथापि क्रोधारीं संबंध जडतो; आणि क्रोधामुळे काम ज्यांच्यारीं वरतुत: आपला संबंध नाहीं, व लोभ-मोह यांची प्राप्ति होते. पुढे आपण अशा पुत्रसंज्ञक कृमींचाही त्यागच केला पूज्य आहों असें वाटते; उच्छृंखलता उत्पन्न पाहिजे. स्वभावामुळे असो अथवा कर्मयोगाहोतो; आणि अहंकार उद्भवतो; अहंकारामुळे मुळे असो, शुक्रशोणितांपासून पुत्रांची आणि त्या त्या क्रिया घडतात; क्रियेमुळे स्नेहसंबंध वर्मादिकांपासून शरीरवर्ती कृमींची उत्पत्ति जडतो व स्नेहामुळे पुढे शोक भोगावा लागतो. होत असते. यास्तव बुद्धिमान् पुरुषाने सुखकारक अर्थात् पुण्यमय अथवा दुःखकारक या दोहोंची सारख्याच रीतीने उपेक्षा केली अर्थात् पापमय अशा कर्माच्या योगानेच जन्म-पाहिजे. रजोगुण हा तमाच्या ठिकारीं लीन मरणांची प्राप्ति होते. मग शुक्र व शोणित होणारा असून सच्चिदगुणही रजोगुणामध्ये लय यांच्या योगाने उत्पन्न होऊन जन्मासाठी गर्भवास पावणारा आहे. या तमोगुणाचा अर्थात् अज्ञाभोगावा लागतो; आणि त्या ठिकाठीं गलमत्र, नाचा ज्ञानाचे ठिकारीं अध्यास झालेला असतो. रक्त इत्यादि मलिन पदार्थात रहावें लागते. हें तम हेंच बुद्धि व अहंकार यांचे ज्ञापक जन्मानंतर कामकोथादिकांनी जखडून गेलेला असून, जीवांना जी देहप्राप्ति होते त्याचेही प्राणी पुनरपि त्यांच्याच मार्गे धावूळागतो; अस्तु कारण तेच. या अज्ञानाचे व त्याच्या कार्याचे

युधिष्ठिरा, हें सर्व संसारचक्र ज्यांच्या यो- अविष्टान जीव हेंच आहे. काल आणि कर्म गांने चालते अशा स्त्रियाच आहेत; म्हणूनच हा दोहोंच्या संबंधामुळे त्याला संसारचक्रात्या त्याज्य होत, असें समजून असले पाहिजे. मध्ये फिरत रहावें लागते. ज्याप्रमाणे स्वप्न-ज्याप्रमाणे अविद्या जीवाला बद्ध करून सोडते, दरेमध्ये जीव हा देहवान् असल्याप्रमाणे आपल्या त्याप्रमाणेच स्त्रिया पुरुषांना जखडून अंतःकरणाने स्वप्रवर्ती पदार्थाचे ठिकारीं दाकतात. म्हणूनच स्त्रिया हें अविद्येचे व पुरुष रपमाण होऊन राहतो, त्याप्रमाणेच, ज्यांच्या हें जीवाचे स्वरूप होय. यास्तव मनुष्याने ठिकारीं कर्म सूक्ष्मरूपाने वास्तव्य करितात विशेष विचार करीत न बसतां स्त्रियांचा अशा गुणांच्या योगाने तो मातेच्या उदरा-विरेषेकरून त्याग करावा. यांचे स्वरूप फार मध्ये वास्तव्य करीत असतो असें दिसून येते. भयंकर आहे; म्हणूनच हा केवळ कृत्या होत. पुढे पूर्वसंस्काराच्या योगाने प्रीतियुक्त अहं-अविद्यारी पुरुषांना हा ताळकाळ मोहिन करून कारामुळे त्याला अंतःकरणांत ज्या ज्या सोडतात. कार्यभूत अशी जी इंद्रियांची सना-विषयाचे स्मरण होईल, त्या स्या विष-

याचें श्रावक असे इंद्रिय उत्पन्न होते. संपादन करून शमदमादिकांचे आचरण करावें अर्थात् शुद्धस्वरूप अशा जीवाला शब्दविषयक म्हणजे परमगति मिळते. सर्वे प्राण्यांमध्ये प्रीतीमुळे अवणेद्रियाचा, स्पष्टविषयक अभिलाषा- मनुष्य भेट असून मनुष्यांमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, मुळे चक्षुरिद्रियाचा, गंधाच्या अनुरागामुळे वैश्य व त्यांमध्येही मत्रवेत्ते ब्राह्मण भेट होत. घ्राणेद्रियाचा व स्पर्शाच्या इच्छेमुळे त्वचेचा संबंध वेदशास्त्र जाणणारे, तात्त्विक बस्तूविषयीचे घडतो. तसेच देहधारणास साधनीभूत अशा अर्थात् परब्रह्माविषयीचे सिद्धांत अवगत अस-प्राण, अपान, व्यान, उदान व समान ह्या पांच जारे, सर्वज्ञ आणि योगबलाने वाठेल ती वस्तु वायुंचाही त्याला संबंध घडतो. याप्रमाणे पूर्व- गाहूं शकणारे जे ब्राह्मण, ते सर्वे प्राण्यांचा संस्कारानुरूप इंद्रियें तयार झालीं म्हणजे केवळ प्राणच होत. ज्याप्रमाणे अंध पुरुष त्यांचे शरीर बनते. हीं इंद्रिये आदीं, अंतीं व मार्गातून एकाच चालूं लागला गृहणजे त्याला मध्येही दुःखमयच असतात. गर्भामध्येच जी-क्रेश भोगावे लागतात, त्याप्रमाणेच झानाचे वाला देह व इंद्रिये या दुःखाच्या आश्रयस्था- साहाय्य नसलेल्या पुरुषाची गति होते; म्हणून नाचा स्वीकार करावा लागतो, म्हणूनच जन्मा. नव झानसंपन्न पुरुष भेट होत. धर्माचरणाची नंतर देहाप्रमाणेच दुःखही वाढत असते; आणि इच्छा असलेले लोक शास्त्राचे अनुरोधाने प्रणानंतरही त्याचा त्याग होऊं शकत नाही; आपल्या इच्छेस वाठल त्या धर्माचे आचरण इतकेच नव्हे, तर उलट वृद्धि होत असते. झणून करितात; पण देह, वाणी व मन ह्यांचा शुचिमनुष्यांने दुःखाचा निरोध केला पाहिजे. दुःख- भूतपणा, क्षमा, सत्य, इंद्रियजय आणि ईधर-निरोधाचे ज्ञान प्राप्त झाले म्हणजे मनुष्य मुक्त स्मरण हे गुण असल्यावांचून त्यांना मोक्षप्राप्ति होते. इंद्रियांचा लय रजोगुणाचेच डिकाणी होऊं शकत नाही. म्हणूनच धर्मवेत्ते पुरुष असून त्यांची उत्पत्तिही रजोगुणासूनच कोणत्याही धर्मामध्ये हे उत्कृष्ट गुण असले भावे. यास्तव विद्वान् मनुष्यांने त्यांच्या पाहिजेत असे सांगत असतात. परब्रह्माच्या संबंधाने शास्त्रठळ्या योग्य प्रकारचा सूक्ष्म प्राप्तीचे साधन असल्यामुळे ब्रह्मचर्य हे परविचार करीत असावे. ज्याला इच्छेचा संबंध ब्रह्माचे केवळ स्वरूपच आहे असे सांगितलेले नसतो त्यांची ज्ञानेंद्रिये आपापल्या विषयांकडे आहे. ते सर्व धर्माहून भेट असून त्याच्या धावत नाहीत. अशा रीतीने विषयांपासून आचरणांने मनुष्यास मोक्षप्राप्ति होते. ब्रह्मनिवृत्त होऊन इंद्रिये क्रमाक्रमाने नष्ट झालीं चर्यांचे आचरण केले असतां लिंगशरीराचा अर्थात् त्यांचा वियोग घडला, म्हणजे योग घडत नाही आणि शब्दस्पर्शादि विषयीं जीवाला पुनश्च देहसंबंध घडत नाही.

अध्याय दोनशे चौदावा.

—०:—

इंद्रियनिग्रहोपायादिवर्णन.

भीम म्हणाले:—युविष्टिहा, आतां इंद्रिय- होय. वाणीच्या योगाने त्याच्या स्वरूपाचे वर्णन ज्याविषयीचा योग्य असा उपाय भी तुला करितां येईल; तथापि त्याच्या स्वरूपाचा कथन करितो. शास्त्रस्तपी दृष्टीने तच्चज्ञान निश्चय बुद्धीनेच केला पाहिजे. अशा प्रकारचे

यांचाही संबंध रहात नाही. देष्टसंपकांने शून्य असलेले हे ब्रह्मचर्य झणूने केवळ मनोपय अशा स्वरूपाने राहणे होय. झणूनच ओळाच्या द्वाराने होणारे शब्दज्ञान अथवानेत्राच्या द्वाराने होणारे स्वरूपज्ञान हें ते ब्रह्मचर्यच

ब्रह्मचर्य संपादन करून उत्कृष्ट प्रकारच्या वर्ते; वदार्थांनी युक्त असलेल्या शरीरांत असलेली नानें राहिले झाणजे बळलोकाची प्राप्ति होते; आंतङ्गी हीं शरीराची बंधने आहेत, मध्यम प्रकारच्या वर्तनाने राहिल्यास देवलो-त्याप्रमाणेच शरीर हें त्यांमध्ये वास्तव्य काची प्राप्ति होते; व निकृष्ट प्रतीच्या वर्तनाने करणाऱ्या आत्म्याचं बंधन आहे असे समजावै. राहिल्यास ब्रह्मचर्य आचरण करणारा तो मनुष्याच्या शरीरांत असलेले रस शिरांच्या बाह्यांशेव अन्यजन्मी विद्वान् होतो.

युधिष्ठिरा, ब्रह्मचर्य आचरण करणे कारत्वाचा, मांस, स्नायु, आस्थि आणि मज्जा हाणाना कठीण आहे. तें आचरण करण्याचा उपाय पुष्ट करीत असतात. या शरीरामध्ये दहा धमन्या भी तळा सांपर्यां, ऐक. ब्रह्मचर्य आचरण करून असून त्या अन्नरस अर्पण करून पांचही इच्छिणाऱ्या बाह्याणांने उत्पन्न शालेला किंवा वृंदिंदियांची विषयग्राहकशक्ति वाढवीत असतात. द्विंदिगत शालेला जो रजोगुण त्याचा निघ्रह केला याच्याशी लागून आणखी हजारों सूक्ष्म धमन्या पाहिजे. स्त्रियांसंवधीच्या गोटी केवळही ऐक शरीरामध्ये पसरल्या आहेत. त्या धमन्या नयेत, अथवा वस्त्रशून्य अशा स्थितीत त्यांनें के-अर्थात् शिराहा एक प्रकारच्या नद्याच असून व्हांही दर्शन घेऊन नये. कारण, त्यांचे दर्शन कोण-अन्नरस हेंच त्यांतील पाणी होय. ज्याप्रमाणे त्याही प्रकारे घडल्याने इंद्रियनिघ्रह करण्याची नद्या समुद्राला अर्थात् आपल्या पतीला तूम शक्ति नसलेल्या पुरुषाच्या अंगांत रजोगुणाचा करितात, त्याप्रमाणेच शिरास्फी नद्याही देहसूपी प्रवेश होतो. अर्थात् त्याच्या डिकाणी सागराला योग्य कराली तूम करीत असतात. हृद-त्यांजविषयीची प्रीति उत्पन्न होते. अशा याच्या मध्यभागी मनोवहा नामक एक नाडी प्रकारे ब्रह्मचर्य आचरण करणाऱ्या पुरुषाच्या आहे. ही पुरुषांच्या सर्व शरीरांतून संकल्पमात्रांने डिकाणी स्त्रीविषयक प्रैम उत्पन्न झालें तर वीर्य आकर्षण करून घेऊन जननेंद्रियाकडे त्यांने कृच्छ्रसंसक प्रायश्चित्ताचं आचरण पोचवितें. त्या मनोवहा नामक शिरेलाच करावे. वीर्यवृद्धि आतिराय झाल्यामुळे अन्यत लागून असलेल्या व सर्व शरीरांत पसलेल्या पीडा होऊं लागली तर जलप्रवेश करावा. अशा कांहीं शिरांतून तेजोगुण वाहत तसेच स्वप्रावस्था झाली तरीही जलप्रवेश करून असतो. त्या शिरा नेत्रांना येऊन लागले-तीन वेळ अवर्षण मंत्राचा जप करावा व अशा ल्या आहेत. ज्याप्रमाणे दुधामध्ये रीतीने सर्वदा ज्ञानिष्ठ असलेल्या अंतःकर-अप्रकटरूपाने असलेले तूप रवीने त्यांचे मंथन णाच्या योगाने विचारी पुरुषांने अंतःकर-केले म्हणजे निघेते, त्याप्रमाणे शरीरामध्ये अंत उत्पन्न शालेले रजोगुणस्फी पाप दग्ध प्रकट स्थितीत असलेले वीर्य संकल्पजन्य अशा करून सोडावै. ज्याप्रमाणे मांसादि अपवित्र विषयरूपी मंथनदंडाच्या योगाने अंतःकरण

कुरुथ झाल्याने उत्पन्न होते. वीर्य हें संकल्पजन्य १ तीन दिवस प्रातःकाळी व तीन दिवस अहे, म्हूणनच अंतःकरणाच्या संकल्पानेच सांवकाळी भोजन करून पुढे तीन दिवस अया-स्त्रीविषयक प्रैम उत्पन्न होऊन स्वप्रावस्थे स्त्री-चितकृतीने राहणे व तदनंतर तीन दिवस समागम घडतो आणि मनोवहा नाडी संकल्पजन्य मुर्चीच अभ्यग्रहण न करणे यास प्राजापत्यकृच्छ असे मनोवहा आणि मनोवहा आणि संकल्प हीं तीन शुक्रोन्यतीर्ची

कारणे आहेत. त्या शुक्राची उत्पत्ति करी होते हूँ जे महात्मे विषयासक्त होत नाहीत त्यांना परमहर्षि भगवान् आंत्रि यांनी जाणले होते. इद्र मातप्राप्ति होते. जन्म, जरा आणि मृत्यु ही याची देवता आहे, हृष्णनं याला इंद्रिय इत्यादिकांपासून जे शारीर आणि मानस दुख असे नांव आहे. हे शुक्र वर्णमध्ये संकर उत्पन्न उत्पन्न होते त्याने सर्व लोक व्यापून गेले आहेत. करण्याला कारणाभूत आहे. याची गति ज्या इकडे दिए देऊन ज्ञानी मनुष्यांने मोक्षमार्गिडे विरक्त पुरुषांना समजली त्यांचे देष दग्ध वळावे, कायावाचामनेकरून शुद्ध असावे, अहं-होतात व पुनश्च त्यांना देहप्राप्ति होत नाही काराचा संसर्ग होऊं देऊ नये, शांतीचे अवलंबन अंतःकरण योगाकडे जडवून योगबलानेच निर्विकारावे, निस्पृह होऊन मैक्ष्य वृत्तीने रहावे, हृष्णजे कल्प स्थिति प्राप्त करून ध्यावी, मग ज्ञानप्राप्ति होऊन सुखानुभव भिट्ठतो. मन अंतकाळीं सुष्टुतेमध्ये प्राणांचा प्रवेश केला. भूतदेयमुळे देखील प्रखादा वस्तुच्या डिकाणी म्हणजे मनुष्य मुक्त होतो. उत्पन्न होणारे आसक्त होऊन बद्ध होते. हास्तव त्या आसक्ती-म्हणून जे कांहीं पदार्थ आहेत, ती सर्व मनाची पासूनही अलिप्तच राहावे. जग हे कर्माखरूपे होत असे मनाला ज्ञान होते; व प्रण-चंच फळ आहे हे लक्षांत टेवावे. शुभ असो वाची उपासना केल्याने मनाची वासना नष्ट अथवा अशुभ असो, जे कर्म केले असेल होऊन, ते जरी मायामय असले तरीही केवल त्याचे फल भोगावे लागते. हास्तव शरीराने ब्रह्ममय व म्हणूनच सर्वज्ञ आणि सर्वशक्ति-अथवा बुद्धीने जे कांहीं करातयाचे असेल संपन्न असे बनून जाते. मनाचे अस्तित्व असेले ने शुभ असंच करावे. तीं शुभ कर्म हृष्णजे अंतर संसाराचेही अस्तित्व असते. यास्तव मनाचा हिंसा, सत्य भाषण, सर्व प्राण्यांचे विषयीं सरलता, नाश करण्यासाठी रजोगुण आणि तमोगण क्षमा आणि सावधानता ही होत. हीं ज्याचे यांचा त्याग करून पवित्र असे कर्म करीत डिकाणीं असतील त्यला सुखाची प्राप्ति होते. जावे, म्हणजे इट अशा गतीची प्राप्ति होते. ह्या धर्माचे आचरण करून प्राण्यांचे डिकाणीं अटृष्टाचे साहाय्य नसेल तर तासण्यामध्ये संपा- आसक्त होणाऱ्या अंतःकरणाचा ज्ञानबलाने दन केलेले ज्ञान वृद्धावस्थेमध्ये शिथिल होऊन निघह करावा: केवळहीं वाईट गोटीचे चितन जाते. पण अटृष्टाचे बल असले म्हणजे बुद्धि करू नये; वाईट गोटीची अथवा अयोग्य परिपक्व होऊन सकल्पमय अशा मनाचा नाश वस्तूची इच्छा करू नये; अशुभ गोट मनांतही होतो व ज्ञानप्राप्ति होते. अशा रीतीने दोष आणि नये: प्रयत्न करून अंतःकरण मोक्ष-नष्ट झाले म्हणजे दुर्गम मार्गप्रिमाणे असणाऱ्या मार्गाकडे आसक्त करावे; प्रयत्नाचे फळ अवश्य संसारंवधनांतून मनुष्य मुक्त होतो.

मिळते; फलप्राप्ति होईल असा प्रयत्न आणि वेदान्तश्रवण हांच्या योगाने-अज्ञ अशाही अंतःकरणाची ज्ञानमार्गिकडे प्रवृत्ति होते. धर्माचे तत्त्व सुकृप आहे हे लक्षांत घेऊन शुभ

अध्याय दोनर्थे पंधरावा.

—०:—

ब्रह्मप्राप्त्युपायकथन.

भीष्म ह्याणाले:—ज्यांचा परिणाम दुःख-योगांने कोणास अपकार होणार नाहीं व जी रूपी आहे अशा विषयांच्या डिकाणीं आसक्त निर्देष आणि सत्य असेल अशीच वाणी झालेल्या प्राण्यांना हेश भोगावे लागतात आणि उपयोगात आणिली पाहिजे. त्या वाणाशी

भाषण करू इच्छिणाऱ्या पुरुषाने-जिच्या

शठपणाचा संपर्क नसावा; ती कठोर, घातुक करावा आणि तद्वारा मनाचा व मनाच्या अथवा दुष्टपणाची नसावी; व अशा प्रकारचेही योगानें मनोमय अशा विषयांचा निरोध करावा. माणव अंतःकरण बेभान न होऊ देतां थोडेच योगी पुरुषानें इंद्रियांचा जय करून अंतःकरण करावे. हा संसार वाणीमुळेच बद्ध होऊन वश केले ह्याणजे त्या स्थिरीत त्याच्या इंद्रियातो; ह्यास्तव बंधास कारणीभूत न होईल यांच्या ठिकाणी त्या त्या इंद्रियाच्या अधिष्ठात्री अशा प्रकारची शुभ वाणीच उपयोगात अशा देवता प्रकट होतात; आणि इंद्रियांचा आणावी. वैराग्य उत्पन्न झाल्यास निश्चित नियंता जो योगी त्याजपुढे त्या आनंदानें प्राप्त अशा अंतःकरणानें आपण केलेले तमोगुणमय होतात. अंतःकरणाला त्या देवतांचा संपर्क घडला कर्म वाणीनें उच्चारावें. कारण अशुभ कर्म म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार होतो व पुढे हळदळ सच्च-उच्चार केल्यानें नष्ट होते. इंद्रिये प्रवृत्तिपर मय अशा बुद्धीचाही लय झाला म्हणजे योगी बनलीं म्हणजे मनुष्य कर्म करू लागतो ब्रह्मस्वरूप बनून जातो. योगजन्य फलाची अर्थात् आणि त्या योगानें त्याला कदाचित् इह-ऐश्वर्याची इच्छा नसेल तर निरोधप्रधाने लोकींही दुःख होऊन पुढेही नरकप्राप्ति होते. अशाच योगाचे आचरण करून ब्रह्मप्राप्तिच्या ह्यास्तव कायावाचामनेकरून इंद्रियनियंत्रित मार्गास लागावे. सारांश, योगानुष्ठान करीत करावा. ज्याप्रमाणे मेषाचे मांस चोरून त्याचा असतां वृत्तीचे स्वरूप जसें बनेल तसें आचभार धारण करून चोर भीतीनें भलत्याच दिशे-रण ठवावं, म्हणजे ऐश्वर्यादिकांची प्राप्ति होते. कडे जाऊ लागतात, त्याप्रमाणेच कर्माचा भार कारण, वृत्ति हीच ऐश्वर्यादि विशेषांस कारवाहणारा प्राणी संसारस्फी भलत्याच मार्गाकडे णीभूत आहे. वृत्तीच्या अधीन न होतां योगवळतो. पण ज्याप्रमाणे चोराला आपण जात नष्टान केळ्यास अर्थात् निविशेष अशा परआहों ती दिशा आणाला प्रतिकूल आहे ब्रह्माची प्राप्ति होते. धान्याचे कण, शिज-असें कळून आले म्हणजे तो मांसभार टाकून विलेले उडीद, वाफ देऊन तशार केलेले जवाचे देऊन सुखाने चालता होतो, त्याप्रमाणे पीठ, सकु, फळे आणि मुळे यांचा योग्याने आपली दिशा चुकत आहे असे ज्ञान झाल्या. आहाराच्या कामीं क्रमाक्रमानें उपयोग करावा. वर रजोमय आणि तमोमय कर्माचा संन्यास ज्ञानप्रवृत्तीला ज्याच्या योगाने प्रतिबंध होणार करणारा मनुष्य मुक्त होतो. संशयाचा उद्घेद नाही, असा देश-काल व तो तो देश आणि काल करून निर्वापार स्थिरीत राहणारा, सर्व प्रकाशांचे ठिकाणी उत्पन्न होणारा सात्त्विक आहार रच्या विषयांचा त्याग करणारा, एकांतवासांत कोणता आहे ह्याचा सूक्ष्मपणे विचार करून राहणारा, लघु असाच (सात्त्विक) आहार आहाराविषयीच्या नियमाचे आचरण करावे. करणारा, तपोनिष्ठ, जितेंद्रिय, ज्ञानाच्या योगाने प्रवृत्तिमार्गाच्या मागें लागून योगामध्ये विनाशकाचीं बीजे दग्ध करून सोडणारा, व उत्कृष्ट उत्पन्न होईल असें करू नये. ज्याचा ज्ञानाशीं अशा योगाचेच ठिकाणी रममाण होऊन राह-संबंध असेल अशाच प्रकारचे कर्म हळूहळूणारा जो बुद्धिमान् पुरुष, तों अंतःकरणाचा वाढवीत असावे. असें केल्यानें सूर्योप्रमाणे नियंत्र करून परब्रह्माची प्राप्ति करून घेतो. देवीप्रमान् अशा परब्रह्माचे ज्ञान होते. ज्ञानसंपद आणि जितेंद्रिय अशा पुरुषाने ज्ञानाला अज्ञानाचा उपाधिरूपानें संबंध जड-शेवटी वेदांतवाक्यजन्म बुद्धिवृत्तीचाही 'नियंत्र' लेला असून तें 'अज्ञान' जागृति, 'स्वप्न'

आणि सुषुप्ति हा तीनही अवस्थांमध्ये विद्यमान् असल्याप्रमाणे दिसतो, हें काय? हावर येगे-असते. पण बुद्धीमध्ये ज्ञानाचा उदय झाला श्वर भगवान् श्रीहरीने जे उत्तर दिले आहे, तें हक्कजे अज्ञानाचा क्षय होतो. जो पुरुष पर-महर्षीनीं उपपत्तिसह वर्णिलेले आहे. कोणत्याही ब्रह्माला दोषाचा संपर्क आहे असें समजतो, व प्राण्यांना प्राप्त होणारी स्वप्रदशा ही त्याची तें संसरण पावणारे आणि आपणाहुन भिज आहे इदियें थकून त्यांचे व्यापार बंद पडले म्हणजे असें समजतो, त्याला शाश्वत अशा परब्रह्माचे प्राप्त होते, असें ज्ञानी लोकांनी सांगितलेले ज्ञान होत नाही. पण ज्या वैराग्यसंपन्न पुरुष आहे. पण त्या वेळीं मनाचे व्यापार मात्र बंद पाला जीव आणि ब्रह्म हांच्या भेदाचेंव अभेद-पडलेले नसतात. स्वप्रासंबंधाने असा दृष्टांत दाचे पारमार्थिक ज्ञान होतें तो मोक्ष पावतो. सांगितलेला आहे कीं, ज्याप्रमाणे जागृती-अर्थात् काल, जरा, मृत्यु इत्यादिकांचा जय मध्ये अंतःकरण एखाद्या कार्याच्या टार्फी अतिकरून तो सनातन मोक्षस्वरूप, निर्विकार आणि शय आसक्त झाले म्हणजे त्याचे संबंधाने अविनाशी अशा ब्रह्माचे टार्फीं लीन होतो. कल्पनामय मनोरथ व ऐश्वर्य हीं पुढे असल्यासारखीं दिसून लागतात, त्याप्रमाणेच मनामध्ये संकल्पस्तुपाने असणारे पदार्थ स्वप्रामध्ये भासून लागतात. त्याचप्रमाणे, अनेक

अध्याय दोनशे सोळावा.

—०:—

स्वप्रादि दशांचे निरूपण.

प्राचीन जन्मांचे संस्कार अंतःकरणावर घड-भिष्म म्हणाले:—निर्देष अशा ब्रह्मचर्याचे लेले असतात व तेच विषयासक्त पुरुषांना आचरण करू इच्छिणाऱ्या पुरुषांने निद्रा स्वप्रामध्ये दृष्टीस पडलात. हे सर्व संकल्पमय ही दोषास कारणीभूत आहे हें लक्षांत बाळ-अंतःकरणांत सूक्ष्मस्तुपाने असतात आणि सर्व-गून सर्व प्रकारे तिचा त्याग करावा. निद्रेमध्ये साक्षिभूत अशा परमात्म्याला अवगतही अस-स्वप्नदर्शन मनुष्य रजोगुणाच्या व तमोगुणाच्या तात. पूर्वजन्मांतील कर्माच्या अनुरोधाने अधीन होऊन जातो; आणि जागृती-अंतःकरणामध्ये ज्या वेळीं सन्त्वादिक जो गुण मध्ये त्यास विषयांसंबंधाने असणारी स्मृतिउत्पन्न होईल, आणि त्याजवर ज्या कर्माचे नष्ट होऊन देहांतर प्राप्त झाल्याप्रमाणे त्याची संस्कार घडलेले असतील, त्या प्रकारे सूक्ष्म वृत्ति बनते. याकरितां, परमात्म्याचे ज्ञान व्हावें भूतांना स्त्रीप्रभृतीचा आकार प्राप्त होऊन स्वप्न अशी ज्यास इच्छा असेल, त्या पुरुषांने आ-दिसून लागतें; आणि नंतर लागलीच तें स्वप्न पल्या इच्छेच्या पूर्तीसाठीं ज्ञानाचा अभ्यास अनुभवणाऱ्या पुरुषामध्ये सार्त्त्वक, राजस करून संदैव जागरण करावे. एकदा त्याच्या अंतः-अथवा तामस गुण उत्पन्न होतात. हा सन्त्वादि करणाचा परमात्म्याच्या ठिकाणी प्रवेश झाला, गुणांच्या अनुरोधाने वाताचे, पित्ताचे, किंवा धृणजे मग त्याला संदैव जागरणच घडतें. कफाचे प्रावृत्य असलेले देह स्वप्रामध्ये दिस-स्वप्नासंबंधाने कोणी असा प्रश्न कारितात कीं, तात; परंतु त्यांचे यथार्थ ज्ञान मात्र हात त्या वेळीं मनुष्याचे इंद्रियव्यापार बंद पडले नाहीं. हे स्वप्नांतील पदार्थ रजोगुण व तमो-असतांही विषयांशीं जणू संबद्ध असलेले असे गुण हातीनीं व्याप्त झालेले असतात. हें स्वप्न-

करणमध्ये ज्या ज्या वस्तुविषयीच्या कल्पना सच्च, रज व तम हे देव व अमृत हांचे गुण उठतात, त्या त्या वस्तुची स्वप्रांत प्राप्ति झाली आहेत. त्यांकीं सच्च हा देवांचा म्हणजे अंतःकरणास आनंद झाला त्यांचे दिसून येते. गृग अमृत रज व तम हे अमृतांचे गुण जो सर्व वस्तुना कारणीभूत व म्हणूनच व्यापक होत. मोक्षस्वरूपी, स्वयंप्रकाश व व्यापक आहे त्या आत्मांचे अंतःकरणाला साक्षिध अहे. अते जे ज्ञानस्वरूप परब्रह्म तें हा तीनही लक्षण त्याच्या प्रभावामुळे ठेव अंतःकरणाची गति गुणांच्या पलीकडे आहे. अंतःकरण शुद्ध कोणत्याही वस्तुते ठिकाणी कुंडित होत नाही. शालेल्या ज्या पुरुषांना हा स्वरूपाचे ज्ञान हास्तव आत्मज्ञान संपादन करावे. आत्माचाच ठिकाणीं सर्व देवता आहेत. सुषुप्ति दरेमध्ये सप्तरीशनाला साधनीभूत आणि मनांचे इतरेंकंते सांगतां येण्यासारखे आहे. व्यापक कार्य असल्यामुळे मनामध्येच लीन होऊन अशांतारा जो. स्थृत देव, त्याचे अवलंबन पासून निवृत्त वस्तुनच संपादन केले पाहिजे.

करुन परमात्मा जीवस्वरूपामध्येच स्वस्वरूपाचा अनुभव घेतो. त्याचे साक्षस्वरूप—सर्वभूतांचा जण आत्माच असा जो अहंकार त्याचे ठिकाणीं प्रतिबिंबलुपाने असते, लक्षणन तें अहंकार व प्रकृति हांच्या पलीकडे आहे. ज्या योगी पुरुषाला ज्ञान, वैद्यम्य वैगेर ईश्वरगुणांची प्राप्ति व्हावी अशी इच्छा होते, त्याचे अंतःकरण शुद्ध आहे असे समजावे. अशा शुद्ध अंतःकरणाचा ठारी सर्व देवांचे साक्षिध असते. शब्दादि विषयांच्या विचाराच्या योगानेच अंतःकरणाचे असे (वासनायक) सर्व बनो; पण त्याचा तमोगुण नष्ट झाला हणजे तें ज्ञानमय व म्हणूनच सर्वांप्राप्तीं प्रकारामान बनते. जीव हा बैलोक्याचे मूळ कारण असून, तो अज्ञानस्वरूप उपायींनुन मुक्त झाला म्हणजे परब्रह्मच आहे. देवांनी पूर्वी (रजोग्राहक अशा) अभिहो त्रादि तपांचे आचरण केले, व देवांनीं दंभ, गर्व इत्यादि तमोगुणाच्या कार्यांवे अवलंबन केले, म्हणूनच देव व दैत्य हांनाहूं परमाम-स्वरूप प्राप्त झालेले नाही. तें स्वरूप केवळ निवृत्तिनिष्ठ असा जो मननशील पुरुष त्यालाच मोक्षप्राप्ति होते. तत्त्वविचार कर्तव्य असल्यास ज्ञानमय आहे आणि हणूनच रजोगुण अथवा तमोगुण झांनी तें प्राप्त होण्यासारखे नाही.

अध्याय दोनशे सतरावा-

—०:—

प्रवृत्तिनिवृत्तिचर्णन.

भीष्म हणाले:—स्वप्न, सुषुप्ति आणि वहाचीं सगुणनिर्गुण स्वरूपे हा चोहोर्चे ज्ञान याला नाही, तो परब्रह्मवेता नव्हे. परमात्मा नाणि दृश्य वस्तु हांचे स्वरूप वेदांमध्ये सांगितलेल अहे. त्यांकीं दृश्य वस्तु हा त्युरे नेवळ मुक्त असून परमात्मा मात्र नरगंसंपर्कशून आहे. वेदाने प्रवृत्तिमार्गीपी यंत्र सांगितलेला असून हा सर्व चराचरमय नेवळगाने त्याचेच अवलंबन केलेले आहे. नेवृत्तिमार्गीपी जो धर्न तोच ब्रह्मप्राप्तीचे सामन असल्यामुळे अग्रक आणि शाश्वत असे ब्रह्मव होय. प्रवृत्तिनिष्ठ ब्रह्मदेवाने सांगितला आहे. हा मार्ग पुनर्जन्माचे कारण असून निवृत्तिमार्ग हेव मोक्षाचे साधन ‘आहे. म्हणूनच तत्त्वज्ञननिष्ठ, शुभाशुभत आणि सदैव निवृत्तिनिष्ठ असा जो मननशील पुरुष त्यालाच मोक्षप्राप्ति होते. तत्त्वविचार कर्तव्य असल्यास प्रथा (कृति) जीव व त्या उभयतांहून महत्तर असा ईवर हा र्हीचे ज्ञान संपादन केले

पा हिजे. हा तीहींमध्ये जें अतिशय मोठे असे योगाने ज्या ज्या पकारचीं कर्म करू लागेल ईश्वररूपी तच्च आहे, त्याला क्षेत्रादिकांचा त्या त्या कर्मवरून त्याचें ज्ञान होतें. अविद्या-सर्प नसल्यामुळे तें परमात्म्याचें स्वरूप आहे रुपी उपाधीचा संबंध घडून आत्मस्वरूपाचें असे जाणावें. प्रकृति, जीव आणि ईश्वर ह्यां-विस्मरण ज्ञात्यामुळे, मी कोण? माझ्या समीप तील विशेष असे ज्ञान हेच ह्या ज्ञानाला असलेले हे पदार्थ कोण? आणि दूर असलेल्या कारणीभूत आहे. ह्यापैकीं प्रकृति व जीव ह्या ह्या वस्तु कोण? असा प्रश्न जीवापूढे उपस्थित दोहोंचे कांहीं धर्म सारखेच आहेत. कारण, होतो. ज्याप्रमाणे उष्णीष (पांगोट) धारण तीं दोघेही अनादि आहेत; त्या दोघांच्याही करणारा पुरुष तीन वस्त्रांनी आच्छादित झालेला ज्ञानाला इतर प्रमाणांची अपेक्षा नाही, असतो, त्याप्रमाणे साच्चिक, राजस अथवा ज्ञानप्राप्ति हे ईश्वर्यत तीं दोघेही तामस अशा स्थूल, सूक्ष्म व कारण शरीरांनी स्थिररूपाने असतत; आणि आप-हा जीव वेटिलेला असतो. अर्थात् या-ल्याला जे पदार्थ सामान्यतः मोठे दिसतात, प्रमाणे उष्णीष धारण करणारा पुरुष उष्णीषाहून त्यांहून तीं दोघेही फारच मोठीं आहेत. हे भिन्न असतो, त्याप्रमाणे शरीर धारण करणारा ह्या दोहोंचे सामान्य धर्म झाले. विशेष धर्म जीवही शरीराहून भिन्न आहे.

ह्यांहून निराळे आहेत. ते असे-प्रकृति ही आत्मस्वरूपाचें ज्ञान होण्यासाठीं जीव व र्गीर्धर्मीय आहे; म्हणजे तिजपासून सुष्टु होणे प्रकृति ह्यांचे साधर्म्य व वैधर्म्य आणि जीव व हा तिचा धर्म आहे; आणि ती त्रिगुणात्मक ईश्वर ह्यांचेही साधर्म्य व वैधर्म्य ह्या चार आहे. जीवाचे स्वरूप ह्याहून विपरीत आहे. गोष्टीचे ज्ञान पूर्वी सांगितलेल्या चार प्रकारच्या कारण, सुष्टु उत्पन्न होणे हा त्याचा स्वभाव हेतुवरून संपादन करावें. हें ज्ञान ठसले म्हणजे नाहीं व तो त्रिगुणात्मकही नाहीं. तसेच तो स्वरूपनिश्चयाविषयीं मोह पडत नाहीं. ब्रह्मस्व-प्रकृति व तिचे विकार ह्यांना साक्षिभूत आहे. रूपप्राप्तिरूपी दिव्य संपत्ति संपादन करण्याची

प्रकृति व जीव ह्या दोघेही कांहीं धर्म जसे ज्याला इच्छा असेल, त्या पुरुषाने शुचिर्भूत सारखे आहेत, तसेच जीव व ईश्वर ह्यांचेही कांहीं अंतःकरणाने शरीरसाध्य अशा कडक निय-धर्म सारखे आहेत. कारण, दोघेही चिद्रूपी मांचे आचरण करून निष्काम तप करावे. आहेत व म्हणूनच दोघेही इंद्रियातीत आहेत. देवीप्रयामानू अशा मानस तपाच्या योगानेच ज्यांच्या योगाने स्वरूपज्ञान होईल असे ज्ञापक त्रैलोक्य व्याप्त झालेले असून, सूर्य आणि चंद्र धर्म दोघांच्याही ठिकाणीं नसून दोघेही अलिस हे जे आकाशांत प्रकाशत आहेत तोही आहेत. तथापि ह्या परस्परांत भेद दिसून येतो ह्याचे योगाचाच प्रकार आहे. ज्ञान हें तपाचेच कारण उपाधि होय. जीव हा कर्ता आहे, फल आहे. ज्ञानाचे साधन असल्यामुळेच त्याची इत्यात्मि. म्हणजे दृश्य आणि द्रष्टु लोकांमध्ये तपाला ज्ञान अशी संज्ञा प्राप्त चैतन्य ह्यांचा संयोग होय. बुद्धी ही जड आहे झाली आहे. रज आणि तम ह्या दोहोंचा ह्यामुळे ती कोणतेही कर्म करू शकणार नाही; नाश करणारे कर्म हें तपाचे स्वरूप होय. ब्रह्म-म्हणूनच ती जीव नसून, ज्याला उद्देशून चर्य आणि अहिंसा हें शारीर तप असून अभिहोत्रादि कर्म सांगितलेली आहेत तो वारी आणि मन यांचा उत्कृष्ट प्रकारे निग्रह जीव तिजहून भिन्न आहे. तो इंद्रियांच्या हें मानस तप होय. तप करण्या पुरुषांनी

शास्त्रविधि जाणणाऱ्या ब्राह्मणार्चे अन्न ग्रहण करणे प्रशस्त आहे. आहारामध्ये नियम असला द्याणजे तपस्वी पुरुषाच्या रजोगुणजन्य पातकाचा क्षय होतो आणि हांची इंद्रियं विषयांपासून उद्दिम होऊऱ्यांचे लागतात. शास्त्रविधिज अशाही पुरुषाकडून केवळ अन्नमात्र ग्रहण करावें, द्रव्यां दिकांचे ग्रहण करू नयें. अन्न देखील जेवढे आवश्यक असेल तेवढेच घ्यावें, अधिक घेऊनयें. अशा रीतीने राहतां येणे अशक्य असेल तर, इंद्रियं शक्ति नष्ट न झालेला पुरुष अंतःकरण योग-निष्ठ करून जें ज्ञान संपादन करू शकतो, तेच बलवत्तर अशा काश्यादि पुण्यक्षेत्रांच्या ठिकाणी वास केल्याने अंतकालीं संपादन करितो येते. कारण काशीक्षेत्रांत राहणाऱ्या प्राण्याला अंतकालीं तारक ब्रह्माचा उपदेश करून श्रीशंकर इत्यादिकांची आत्मत्वाने उपासना करितात. मुक्त करितात असे सांगितले आहे. योगबळाने योगी पुरुषाच्या स्थूल देहाचा त्याग झाला तरी त्याच्या लिंगशरीराचा नाश होत नाही. अर्थात् त्याला लिंगशरीरमुक्त अशा स्थितीत रहावें लागतें. वैराग्यमुळे सूक्ष्म अशा विषयांची विषयी त्याचा अभिलाष नष्ट झाला म्हणजे योगी पुरुष प्रकृतीमध्ये लीन होतो. प्रकृतीहून पर असे जे परब्रह्म त्याची त्याला प्राप्ति होते नाही. स्थूल, सूक्ष्म आणि कारण हा शरीरांपासून मुक्त झालेला योगी मात्र तत्काल मोक्षाचा अनुभव घेतो. जोंवर देह आहे तो-वर योगाभ्यासामध्ये प्रमाद घडू दिला नाही, म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीनीही शरीरांची निवृत्ति होते आणि अर्थात् तत्काल मोक्षप्राप्ति होते. मूलभूत अशा अज्ञानाचा जोंवर नाश झाला नाही, तोंवर प्राण्याला जन्म आणि मरण हीं असतात: धर्म, अर्धम अर्थात् तज्जन्य पुण्यपाप हे संसाराला कारणीभूत आहेत. परंतु शुद्ध ब्रह्माचा साक्षात्कार झाला हाणजे धर्म आणि अधर्म होत नाही. अनुवृत्ति होत नाश होतो व पुढे पूर्वकृत पुण्यपापांचा संसर्ग घडत नाहीं. ज्या लोकांची वृद्धि विपरीत असते, अर्थात् जो आत्मा नव्हेतो वदार्थ आत्मा आहे अशी ज्यांची वृद्धि होऊन गेलेली असते, त्यांना पदार्थाचा नाश आणि त्यांची उत्पत्ति हीं होतत्र असतात असे वाटते. अर्थात् च मोक्ष म्हणून कांहीं पदार्थ आहे असे त्यांना वाढत नाहीं. कांहीं योगी आसनादि योगांपासून भ्रष्ट न होतां ज्ञानाच्या योगाने विषयांपासून इंद्रियं परावृत्त करितात; आणि जरी देह अस्तित्वात असला तरी अन्नमयादि कोशांचा त्याग करून त्यांहून सूक्ष्म अशा इंद्रिय, प्राण अशा रीतीने शास्त्राच्या अनुरोधाने उपासना करितात. अनुवृत्तीने आत्म्याचे ज्ञान होतें. ज्याची वृद्धि गमन करितात आणि तें त्यांस आपव्ययाने शेवटीं ते सर्वांहून श्रेष्ठ अशा ठिकाणी तेवटीं ते सर्वांहून श्रेष्ठ असला एखादा योगाभ्यासाने शुद्ध झाली असेल असा एखादा पुरुष शास्त्राच्या आणि गुरुपदेशाच्या अनुरोधाने-ज्याला देहाचा संपर्क नाही अशा तत्त्वांच्या ठार्थी अर्थात् परब्रह्माच्या ठार्थी तीन होऊन राहतो. त्याला इतर कोणाच्याही लीन होऊन राहतो. कांहीं लोक-धारेला विषयीभूत अशा ज्या (श्रीकृष्णादि) सगुण मूर्ति त्यांसच आत्मा समजून त्यांची उत्कृष्ट प्रकारे उपासना करीत असतात. कांहीं लोक अविद्यारूपी उपाधीने युक्त अशा परब्रह्माची उपासना करितात. किंत्येक त्याहून पर अशा निर्गुण ब्रह्माच्या साक्षात्काराचा पुनः पुनः अनुभव घेत असतात. हें परब्रह्म अपरिणामी असून त्याला श्रुतीमध्ये वियुत अशी संज्ञा आहे. हा सर्वही पूर्वोक्त महात्म्यांचे पातक तपाच्या योगाने दगड शाळे हाणजे अंतकालीं त्यांना ब्रह्मस्वरूपाची

प्राप्ति होते; आणि ती त्यांच्या येणाऱ्या अनुरोधाने संपन्न असतात, ज्यांचे अंतःकरण शुद्ध झालेले एकदम किंवा क्रमाक्रमाने होते. जे लोक रुग्ण असते, व ज्यांचे चित्त इंद्रियातीत, विश्वव्यापक, ब्रह्माची उपासना करितात, त्यांनी, त्या संगम अनादि आणि दिव्य अशा भगवताच्या ठिकाणी द्रव्याचा उपाधिभूत असा जो सूक्ष्म अंश लीन झालेले असते, त्यांना पुनर्जन्माची प्राप्ति तोच संगुण-निर्गुण ह्या भेदांचे कारण अहे होत नाही. कारण, ते अपरिणामी आणि असे शास्त्रदृष्टचा जाणून तो अंश त्याज्य होय अविनाशी अशा परब्रह्मरूपी श्रेष्ठ स्थानामध्ये असे समजावंत, तसेच, ज्याला देवादिकांचा प्रविष्ट होतात, व ह्याणुनच अविनाशी अर्थात् संपर्क नाही तेंच उपविश्यून्य अलेले तच्च परब्रह्मस्वरूपी बनून आनंदमय होऊन राह-सवश्रेष्ठ होय अमें समजावंत. ज्याने संन्यास तात. मनूष्याने जे ज्ञान संपदन करावयाचे केला असून ज्यांचे तः फृण धारेण्या ठिकाणी आगच्या आहे, व इशाचा अथ देव-संबंधीचा अध्यास नट झाला अहे, संज्ञ स्थूलदेहाहून आपण भिन्न आहा असे ज्याला ज्ञान झाले अहे, व ह्याणुनच ज्याचा स्थूलदेहविषयीचा अभिमान गळला अहे, तो योगी, हृदयाकाशाहून पलीकडे असणारा जो जीव अथवा ईश्वर तत्स्वरूपी बनतो असे समजावंत श्रुत्यक्त अशी कोणतीही उपासना करणारे लोक मृत्युलोकीच्या देहांतून मुक्त होतात; अर्थात् त्यांना दिव्य शरीरानी प्राप्ति होते; आणि पुढे क्रमाक्रमाने देवनिवृत्ति होऊन त्यांची वृत्ति ब्रह्ममय होऊन जोत व नंतर त्यांना मोक्षप्राप्ति होते.

याप्रमाणे देववेत्त्वा पुरुषांनी केवल परब्रह्माची साधन असलेला धर्म कथन केला आहे आपले ज्ञान असेल त्या मानाने परमात्म्याची उपासना करणारा कोणताही माणूस ज्ञानाच्या मानाने क्रमाक्रमाने अथवा एकदम मुक्त होतो. ज्यांना सक्षात्कार न होनां अवापित असे केवळ शास्त्रीय ज्ञानच होते, त्यांना वैराग्य असले तर तेही आपल्या ज्ञानबलाच्या अनुरोधाने उत्कृष्ट अशा लोकांस जातात, किंवा मृक्खाही होतात. ज्या लोकांना परमात्मा आपल्याच ठिकाणी आहे असे ज्ञान झालेले असते, जे झानाच्याच योगाने तृतीयालेले असून वैराग्य-

संपन्न पुस्थाला योग्य ज्ञान होते, तो मुक्त होतो. सर्व जीवांना आधारभूत व ज्ञानसंपन्न असा जो भगवान् नारायण, त्याने प्राण्यांवर अनुग्रह करण्याच्या उद्देशाने होय मोक्षप्राप्तीचे साधन स्थृत्येण सांगितलेले आहे.

अध्याय दोनशे अठावा.

—::—

पंचशिख व जनक यांचा संवाद.

युक्तिप्रणालीः—हे इतिहासज्ञ पिता-मह, मिभिराधिपति राजा जनक यांने कोणते

आचरण करें हृगून तो मानुर भोगांचा त्याग पर्यं। मानस यज्ञ केला होता; त्याच्या अंतः-करून व मेकांचे ज्ञान संग्रहून प्रोक्ष पावला? करगामध्ये ऊढापोहशक्ति उक्तुष्ट प्रकारची भीम्य द्विणाले:—तो धमवेता राजा जनक होती; पंचरात्रसंज्ञक यज्ञमध्ये तो निष्णात् कोणने आचरण केल्यामुळे मोक्ष पावला, या होता; त्याला अन्नमय, प्राणमय, मनोमय, संबंधाने ही प्राचीन कथा इतिहास द्यून सांगत विज्ञानमय आणि आनंदनय अशा पांचही अवतात. पूर्वी भिथिलेमध्ये जनककंगेतरात काशांचे उक्तुष्ट प्रकारै ज्ञान होते व (भुगु-जनवेव या नांवाचा एक राजा होता. तो वडीत सांगितल्याप्रमाणे) त्याने त्या पंच-एकाग्रपणे पंचवृक्षप्राप्तिसंबंधाने धर्मांचा विचार काशांची उसासा केलेली होती; शम, दम, करीत असे. त्याच्या गृहामध्ये निरनिरक्षा उत्तरात, वित्तिक्षा आणि समाजान हे पांच गुण आश्रमांत असलेले व भित्तिक्ष उसासा वाच्या डिकाणी वासव्य करित होते; आणि मार्या दाखवून दग्धारे कडी आचार्य रडान नवांशोहून अतिक्षिक व उग्रनव त्याच्या असत त्याचरगमध्ये एका देवांतून नवृत्येषु देखेदमाणे असगारे जे पंचवृक्ष त्याचीही त्याला दुसऱ्या देहामध्ये प्रतिट होणे व मणोत्तमान होते, म्हणूनच त्याला पंचशिख असे अस्तित्व असणे. हासंबंधाने वाद चालून जे म्हणत असत.

आगमनिरोधी सिद्धांत निष्पत्र होत, त्यांपासून राजा, असा तो पंचशिख एकदा एके त्याला कारसा संतोष होत नेसे कारण तो डिकाणी बसला असतां कपिलमतानुयायी आगमनिन्द होता. पुढे, कपिला नामक स्त्रीचा मृत्युचं एक मोठे मंडल त्याजकडे आले. तेहां पूत्र पंचशिख नावाचा महर्षि सर्व भूमीवर त्या मंडलाच्या विनंतीदरून—अन्नमयादि किरत असतां पृकदा भिथिल्ला गंला त्याला पांच कोश ज्याच्या आश्रयांने असतात, व जे संन्यासविषयक सर्व धर्म आणि तच्छाना-अवश्यव्युक्त नसल्यामुळे इंद्रियधार्य नाही, विषयीचे सिद्धांत ह्यांच्या कारणांचा निश्चय अशा परमपुरुषार्थीचा अर्थात् परब्रह्माचा त्याने उक्तुष्ट प्रकारै माहीत होता. सुखदुःखादि त्याला उपदेश केला. तो तपस्वी पंचशिख द्वंद्वाचा त्याला संपर्की नसून त्याचा सर्व संशय आसुरि नामक कपिलरिष्यपारी आत्मयज्ञांचे नष्ट झालेला होता; वासनांनी व्यास न झालेला ज्ञान संपादन करण्यासाठी राहिलेला होत; व असा क्रषीमध्ये हा एकयच आहे असे. त्याने आधम्जानासंबंधाने पुनःपुनः प्रक्ष करून त्याच्या संबंधाने म्हणत असत; शाश्वत आणि प्रकृति आणि पुरुष ह्यांच्या भिजवाचे ज्ञान आत्यंतिक अशा अतिशय दुर्लभ असणाऱ्या संपादन केले होते. हा दिव्यदृष्टि होता. सुखाचा मनुष्यांमध्ये उदय व्हावा अरी त्याची हाता आचार्य जो आसुरि त्याला देखील, इच्छा होती; सांख्यशास्त्रज्ञ लोक ज्या मह-सर्वांगीत असल्यामुळे नानाप्रकारच्या आकारींला प्रत्यक्ष ब्रह्मदेवच असे म्हणाना, रांगी युक्त असलेले, एक, अंगिनी आणि तो भगवान् कृष्ण अपाण हाता पंचशिखाच्या अवेनारी जे ब्रह्म त्याची प्राप्ति झालेली होती. स्वरूपाने अवतीर्ण होऊन सर्वाना आश्रव-पंचशिख हा या आसुरीचा रिष्य होय. मनुष्य-चक्रित करून टाकीत आहे असे वाढे; हा स्त्रीच्या दुग्धांने द्वांचे पोषण झाले होते. एका आसुरीचा पाहिला रिष्य होय; हा चिरंजीवी ब्राह्मणांची कपिला नामक एक स्त्री होती, होता असे सांगतात; त्याने एक हजार वर्ष-तिच्या उदरीं जन्म घेऊन त्याने तिचे स्तनपान

केले म्हणूनच त्याला कापिलेय अशी संज्ञा पराजयास कारण आहे. शरीरनाश हाच प्राप्त झाली व निष्ठायुक्त अशी बुद्धिही लाभली. मोक्ष होय. मुत्यु, क्रेश, जरा आणि रोग याप्रमाणे भगवान् मार्कडेय हांनीं पंच-हांच्या योगानें अंशतः किंवा पूर्णरूपानें शिखाच्या उत्पत्तिचा वृत्तांत सांगितला; आणि आत्म्याचा नाश होतो असें असतां केवल त्याला कापिलेय अशी संज्ञा असण्याचे कारण अज्ञानानें आत्मा देहाहून भिन्न आहे असें सांगून, तो अद्वितीय अशा प्रकारचा सर्वज्ञ म्हणणे बरे नाही. आतां, लौकिकदृष्ट्या होता असेही कथन केले. असो; जनक हा सर्व ज्यांची उपपत्ति लागणार नाहीं असे स्वर्गादि आचार्यावर समष्टिं ठेवणारा आहे असे जाणून पदार्थ लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत त्यांची वाट हा धर्मवेत्ता पंचशिख त्याजकडे गेला आणि काय? असे कोणी म्हणेल, तर त्याला उत्तर त्यानें अनेक युक्तींनी उत्कृष्ट प्रकारचे ज्ञान असें आहे कीं, ज्याप्रमाणे एखाद्या राजाला सांगन त्या शेकडां आचार्यांस मोहित करून आशीर्वाद देतेवेळीं तूं अजर व अमर होशल असे सोडिले. तेव्हां पंचशिखानें प्रतिपादिन केलेल्या म्हणतात, पण त्यांतील अजर व अमर हे शब्द त्या दर्शनाच्या योगाने जनक त्याचा भक्त मुख्य अर्थाचे बोधक नसून गौण अर्थाने बनला; आणि आपल्या शेकडां आचार्यांना बोधक असतात, त्याचप्रमाणे, स्वर्ग हाही शब्द सोडून तो तत्त्वज्ञानासाठीं त्याच्याच भजनी आहे. अर्थात् आत्मेतिक मुख असा त्याचा लागला. तेव्हां, उपदेश ग्रहण करण्यासंबंधाने अर्थ असून, लोकांतील इष्टप्राप्ति वर्गरेपासून असंवेत समर्थ व धर्माच्या अनुरोधानें नम्र होणारं सुख तंच स्वर्ग होय. प्रत्यक्षाप्रमाणे शालेला जो जनक, त्याला उपनिषदांमध्ये अनुमानानेही आत्मा शरीराहून भिन्न अस-प्रतिपादिन केलेले सर्वश्रेष्ठ असे मोक्षज्ञान त्याचे सिद्ध होत नाही. अनुमानाला अवश्य त्याने कथन केले. त्याने प्रथम जन्माच्या जो हेतु, तोच, आत्मा शरीराहून भिन्न आहे योगाने उत्पन्न होणारे, नंतर कर्माच्या योगाने किंवा नाहीं ह्याविष्याच्या अनुमानाला साध-उत्पन्न होणारं व शेवटीं सर्वही वस्तूपासून नीभूत नाही आणि अनुमानाला आवश्यक उत्पन्न होणारे दुःख कथन केले; आणि त्यांपासून अग्र व्यार्थाचे ग्रहण होऊं शकत नाही. मग दैराघ्य कसे उत्पन्न होते हेही सांगितले. ज्या लोकांतील कोणत्या गोष्टीवस्तुन सिद्धांत काढून देवादिकांसाठी मनुष्यं धर्मादिकांशी संबंध त्याच्या आधाराने आत्मा हा शरीराहून भिन्न ठेवितात आणि कर्मे व त्यांचीं कलें ह्यांचीही आत्माप्रमाणे आसवंचनाची गति आहे. कारण, अनिश्चित व चंचल असे आहेत आणि म्हणूनच विश्वसनीय नाहीत, असें त्याने प्रतिपादिन केले. मूलमृत असे प्रत्यक्षत्व आहे. म्हणून अनु-चार्याकांच्या मर्तं देह हाच आत्मा आहे. ते म्हणूनतात, देवरूपी आत्म्याचा नाश हा प्रत्यक्ष होत आहे, असें सर्व लोकांना दृष्टीने समजणारे आहे. तेव्हां केवळ शास्त्राच्या आधारावसून देवाव्यतिरिक्त असे आत्मतत्त्व द्याणून कांहीं आहे, असे केवल म्हणणे देखाल

१ आगमो ह्यासवचनमासं दोपक्षयात् विदुः। आत्माच्या वचनाला आगम असे म्हणतात आणि त्याचे सर्व प्रकारचे दोप नष्ट शालेले आहेत त्यांना आस असे द्याणतात. (गौडपादाचार्य-कृत सांख्यकरिकाव्याख्या.)

असेल तर बाधित अर्थात् अप्रमाण होय. म्हणूनच, आत्मा शरीराहून भिन्न आहे अशाविषयीं काहीं प्रमाणाच नाहीं. सारांश, ईश्वर, धर्म आणि शरीरभिन्न अविनाशी असा आत्मा आहे, अशाविषयीं अनुमान करून इष्टसिद्धि होईल हा विचार सोडून दिला पाहिजे.

तात्पर्य, ब्रह्म अथवा ईश्वरच नव्हे, तर प्रमाणें लोहनुवक लोखंडामध्ये चलनवलन उत्पन्न नास्तिकांच्या मर्ते जीव म्हणूनही शरीराहून भिन्न करितो त्याप्रमाणेच इंद्रियांचे डिकार्णी व्यापार असा कांहीं पदार्थ नाहीं. आतां जर पृथ्वी, उत्पन्न करिते. ज्याप्रमाणें सूर्याचे किरण सर्वब्रजल, तेज आणि वायु ह्या चार भूतांचा संयोग पडत असले तरी ते सूर्यकातावर पडले म्हण-हें एकच कारण सर्व मृटीच्या उत्पत्तीचे आहे, जेचे त्यापासून अभि उत्पन्न होतो, इतरांवर तर तिजमध्ये नानाप्रकार कसे दिसून येतात? पडल्यानें होत नाहीं, त्याप्रमाणेच चार भूतांचा असा प्रश्न उद्घवण्याचा संभव आहे. त्याचे संयोग सर्वब्रज असला तरी त्यापासून देहादि-उत्तर असें आहे की, ज्याप्रमाणे एकाच वडाच्या कांवी उत्पत्ति न होतां कांहीं विशिष्ट संयोग-वीजापासून वड उत्पन्न होतो; त्यामध्ये त्याचीं पासूनत ती होते. शरीरादिकांचा भोक्ता शरीरापानें, फळे, डॉहक्या वैरे पदार्थ निरनिराक्षया दिकाहून भिन्न असला पाहिजे असेही नाहीं. प्रकारचे असतात; त्याचप्रमाणे एका प्रकारच्याच कारण, ज्याप्रमाणे अभिपासून उत्पन्न शालेया कारणापासून अनेक प्रकारचीं कार्ये उत्पन्न पाण्याचा शोषक अभिच असतो, त्याप्रमाणेच होतात. हीं कार्ये तरी नवीन उत्पन्न होतात चार महाभूतांपासून उत्पन्न शालेया देहादि असें नसून तीं कारणामध्ये सूक्ष्मरूपाने पूर्वीच वस्तुचा उपभोक्ताही चार महाभूतांचा समुदायच असतात व पुढे केवळ व्यक्त होतात. गाय गवत, होय. म्हणूनच भोक्ता असा कोणीही जीवादिक खाते आणि पाणी पिते; त्या दोहोंचा जो संयोग अन्य पदार्थ मानावयचे कारण नाहीं.

ते एकच कारण असतां त्याजपासून दूध, तूप याप्रमाणे जें नास्तिकाचें मत आहे, तें बरो-
वर्गे निरनिराक्षया प्रकारचे पदार्थ उत्पन्न होतात. वर नाहीं. आत्मा हा शरीराहून निराळा आहे.
तसेच, कांहीं द्रव्याचे कल्क करून ठेवले म्हणजे कारण, शरीर प्रेत होऊन पडलें म्हणजे त्यात
कालाच्या अनुरोधाने त्यांच्यामध्ये कमी-चैतन्य नसते, अर्थात्च चैतन्य हें शरीराहून
अधिक प्रमाणाने मादक राक्ति उत्पन्न होते. निराळे आहे असे मानले पाहिजे. हें चैतन्य
त्याप्रमाणेच, वीर्य हें एकच कारण असतां हाच आत्मा होय, शरीर हाच आत्मा-चैतन्य
त्यापासून मन, बुद्धि, अहंकार, चित्त आणि असता तर मुतशरीरामध्येही तें असलेच पाहिजे
चैतन्य हीं उत्पन्न होतात. चैतन्याचा स्वभाव होतें. शावरूनच चैतन्य हा देहाचा एक धर्म
देहाहून विलक्षण आहे म्हणजे आहे असेही म्हणणे खोर्डे असल्याचे कळून येईल. कांहीं नास्तिक हे रोगादिकांचा नाश
हें खरें; तरी तें देहापासून उत्पन्न होणें अशक्य होण्याचा करितांचा नवस करितात. हा
माहीं, कारण, काळाचा प्रकाशक अमि हा देवता जर महाभूतांव्यतिरिक्त नसतील, तर
घणादिकांप्रमाणे त्यांचा नाश होईल. हास्तव

त्या निराक्षा आहेत असे मानिले पाहिजे. परिदेवना, दुःख आणि दुर्मत्सा हीच पुनः देहाभ्यतिरिक्त दुसरेंही कांहीं तत्त्व आहे असे शरीरपासीची अर्थात् पुनर्जन्माची कारणे होत मानण्याचा आणखीही कारणे आहेन. एखा असे हाणवात. ह्यापैकी अविद्या हें क्षेत्र (शेत) याला भूतवाता होत, त्या वेळी त्याला प्रहार असून पूर्वी केलेले कर्म हें त्यांत पेरण्याचे केला असतां त्याच्या स्थूलशरीराला पीडा चीज आहे व त्याला देहरूपी अंकुर कृष्णाहोत नाहीं, असे अनुभास यें. हावरून मार्ठी आवश्यक असलेले जल तृप्णा (वासना) स्थूलशरीराभ्यतिरिक्त असे कांहीं तत्त्व ही आहे. हांच्या योगानें देह पुनः उत्पन्न असल्याचे सिद्ध होत आहे. तसेच कर्मादिकांचा चीज आहे व त्याला देहरूपी अंकुर कृष्णाहोत नाहीं, असा शरीराभ्यतिरिक्त कोणी आहे असे आहे. सुषुप्ति आणि प्रलय हांच्या काळीं संस्कार-जर मानले नाहीं, तर इहजनीं केलेली कर्म रूपानें असणारा हा देह नष्ट झाला अथवा फळ न देतां येथेच नष्ट होतात; आणि पुनः जन्म ज्ञानाच्या योगानें दग्ध झाला, तर देहात्पादक होतांच पूर्वी नसलेल्या अशा निराक्षयाच अशा अविद्यादिकांपासून दुसरा देह उत्पन्न कर्त्तीचा योग घडतो असे मानावे लागेल. अर्थात् होतो. ज्ञानाच्या योगानें देह दग्ध झाला तत्र कृतनाश आणि अकृताभ्युपगम ह्या द्वितीय बुद्धिरूपी पदार्थाचाही नाश होतो. द्वारांचा स्वीकार करावा लागेल. पण तसेच करणे हाच मोक्ष होय. सारांश, मोक्षानंतर देह युक्तीला धरून नाहीं. या सर्व प्रमाणांवरून उत्पन्न होत नाहीं असे नाहीं.

आत्मा शरीराहून भिन्न आहे असे सिद्ध होते. पण ह्याचेहे म्हणणे बरोबर नाहीं. कारण, चैतन्याच्या उत्पत्तीसंबंधानें पूर्वी जे हेतु सागि-जर देहारंभक विज्ञानादि पदार्थाच्या टिकाणी तले आहेत, त्यांवरून जड वस्त्रामून जडच स्वरूप, धर्म, पुण्यशाप आणि बंधमोक्ष यांमुऱ्येद वस्तुच उत्पन्न होतात, असे सिद्ध होते. जडच वस्त्रामून असेल, तर क्षमेक्षणीं त्यांमध्ये भिन्नता आली पासून अजड अर्थात् चैतन्य उत्पत्त होतें असे गाहिजे व त्यांजपासून उत्पन्न होणारा ददही सिद्ध होत नाहीं. उदाहरणार्थ—जपापासून अग्री क्षणेक्षणी बदलत असला पाहिजे. कारण, उत्पन्न होतो, पण तोही काढाप्रमाणे जडच तारणाचे स्वरूप बदलले म्हणजे कार्याचेही असतो, चेतन नसो. कारण ज्या प्रकाराने स्वरूप अवश्य बदलते. पण असे झाले तर असेल त्या प्रकाराचे कार्य त्याच्यापासून उत्पत्त होतें, तर कैवल्यांपाहिलाला मनुष्य दुसरेवेळी पाहिल्यास ओळखितां येतो, तो कसा ओळखता येणार?

१. हात्या मते सर्व पदार्थ खाणक आहेत. यामुळे, वस्तु उत्पन्न होतांच तिचा नाश हाऊन तिजपासन नशाच प्रकाराची दुमरी वस्तु बनते असा हात्या निडात आहे. 'सर्व क्षणकं क्षणिकम्' हे ह्याचे तत्त्वन आहे. दसन शाश्वतामध्ये शानाचे दोन प्रकार आहेत. एक आल्यविज्ञान आणि दुसरे मत्तिविज्ञान अथवा वाक्यविज्ञान, अहं असे जे गान होते ते आल्यविज्ञान आणि नीलादिगुणविधिए असे जे वाक्यवस्तूवे गान होते ते प्रवृत्तिं (वाक्य) विज्ञान होय.

कांही(बौद्ध) लोक अविद्या, संस्कार, विज्ञान, नाम, रूप, पडायतन (बैंब), सर्व, देवना, तण्णा, दग्धादान, भव, जाति, जरा, मरण, शोक,

कारण, प्रथम ज्या वेळी त्यास पाहिले तेव्हां असेल तोही दृश्य स्थिरीत येऊ लागेल; पासून पुनः पाहीपर्यंत त्याची अनेक शरीरे अर्थात् मृत मनुष्यही पुनः उत्पन्न होऊ लागेल (भिन्न भिन्न) झालेली असलीं पाहिजेत; आणि हें खास. 'एका शरीराचा दुसऱ्या' क्षणी तसें असल्यास, जें शरीर प्रथम पाहिले तें दुसऱ्या नाश झाला तरी त्यापासून तशाच आकारावै वेळी पाहतांना नसल्यामुळे त्याची ओळख दुसरे शरीर निर्माण होते, झामुळे पूर्वी पाहिपटणार नाहीं. शिवाय, एका शरीरानें कर्म लेला मनुष्य पुनः पाहिला तर ओळखातं करावै आणि दुसऱ्यानें त्याचे कल भोगावै, येतो.' असें झाणावै, तर एखांदे शरीर मूसला-अथवा एकानें ज्ञान संपादन करावै आणि दिकांनी चेंचून नाहींसें केले तर त्यापासूनच दुसऱ्यानें मुक्त व्हावै, अशी स्थिति प्राप्त होईल; त्याच आकारावै (तेव्हा) शरीर पुनः उत्पन्न आणि तसें झाले घणजे भोग व मोक्ष होईल. पण तसें झाल्याचे दिसत नाहीं. एका द्यांची उपपत्तिच लागणार नाहीं. एका शरी-शरीराच्या नाशानंतर प्राणयाला जें शरीर रानें केलेले सर्व कांहीं कर्म दुसऱ्याच शरीरा-प्राप्त होते त्याचें ज्ञान पूर्वीच्या स्वरूपानें न मध्ये संक्रांत होते; अर्थात् दुसऱ्याच शरीरास होतां निराळ्याच स्वरूपानें होते. (उदाहर-त्याचे कल मिळते; असें जर आहे, तर मग णार्थ-यज्ञदत्त मरण पावला तर त्याला जें दान, विद्या, तप आणि बल हांच्या योगानें शरीर पुनः प्राप्त होईल त्यावरून हा यज्ञदत्त आनंद तो कसला होणार; व मग त्यांजकडे आहे असें ज्ञान होत नाहीं, तर मित्रदत्त प्रवृत्ति तरी कशी होणार; कारण, एकानें दान वैरे दुसरेच कांहीं तरी ज्ञान होते.) हांवार्गे करावै आणि त्याचे कल दुसऱ्यासच मुळे व आणखीही दुसऱ्या कारणामुळे हा मिळवै असें कोणासही वाटत नसेत. त्यामुळे बौद्ध मताची उपपत्तिच लागत नाहीं. शिवाय, आपण केलेल्या कर्माचे कल आपणास न ज्याप्रमाणे ऋतु, संवत्सर, कृतादिक युगे, शीत, मिळतां दुसऱ्यासच मिळणार असें कळून उण्ण, मिय आणि अपिय हा गोष्ठी. एकदा आस्यास तिकडे कोणाची प्रवृत्तिच होणार येतात व पुनः नष्ट होऊन पुनः येतात, त्यानाहीं. एकाच्या कर्माचे कल दुसऱ्यासच मिळाले प्रमाणेच मोक्षही एकदा प्राप्त होईल व 'सर्व तर काय हरकत आहे? असेही झाणणे बरोबर क्षणिकं' हा तत्त्वाप्रमाणे त्याचा नाश होईल नाहीं. कारण, तसें झाले तर इहलोकीच देव- आणि त्याच तत्त्वावरून नाशही क्षणिक असल्यादत्तानें केलेल्या वाईट कर्माचे दुःखरूपी कल मुळे पुनश्च मोक्षप्राप्ति होईल. सारांश, बौद्धांचे यज्ञदत्तादि दुसऱ्याच पुरुषांस मिळेल. (एकानें मत बरोबर नाहीं. शरीराव्यतिरिक्त मोक्षा वैरे औषध घेतले तर दुसराच बरा होईल व कोणी तरी असलाच पाहिजे. हावर कोणी एकास सर्पदंश झाला तर दुसराच मरण पावेल.) क्षणतील कीं, विज्ञानादि पदार्थ क्षणिक आहेत, सारांश, सुखी असलेला पुरुषही दुसऱ्याच्या तरी ते ज्याचे धर्म आहेत असा एक स्थिर कर्मामुळे दुःखी होऊ लागेल व दुःखी असेल (अक्षणिक) पदार्थ आही मानतों झाणजे तोही त्याच कारणानें सुखी होईल. जो दृष्टि-झाले. पण तेवढ्यानें भागत नाहीं. कारण, गोचर होत आहे तो दुसऱ्याच्याच रोगादिकांनी ज्याप्रमाणे घर फार दिवसांचे झाले झाणजे अदृश्य (मृत) होईल व (शरीर पुनश्च त्याचा जीर्ण झालेला एक-एक भाग नाहितो उत्पन्न होत असल्यामुळे) जो अदृश्य झाला होतो व त्या योगानें तें नष्ट होते, त्याप-

माणेच हा जो स्थिरधर्मी तो जरा आणि मृत्यु मतांनी सर्व प्राणी दुःखग्रस्त होऊन जातात. हांनीं पछाडलेला असल्यामुळे त्याचा एक-एक हास्तव, महात जसा हर्तीला योग्य मार्गीवर धर्म नाहींसा होऊन तद्वारे त्याचाही नाश होऊँ आणण्यासाठीं खेचीत असतो, त्याप्रमाणे वेद लागेल. कारण, ज्याप्रमाणे भित वैरे भागांहून लोकांना खेचीत असतात. अर्थात् वेदमार्गानें अन्य असे घर नाहीं, त्याप्रमाणेच त्या धर्मां- गेले ह्याणजे दुःखनिवृत्ति होत. हे अनेक प्राणी व्यतिरिक्त असा धर्मी नाहीं. इंद्रिये, मन, वायु, अत्यंत सुखकर अशा गोटीची प्राप्ति व्हावी रक्त, मांस आणि अस्थि हांचा कमाक्रमाने ह्या इच्छेने धडपड करितात व त्यामुळे त्याचें नाश होतो व ती आपआपल्या उपादान कार- शरीर वाळून जातें; व तें सुख बाजूलाच राहून णांमध्ये लीन होतात असे दिसून येते. त्या- उलट त्यांना अतिशय मोऱ्या दुःखाची प्राप्ति प्रमाणेच ह्या धर्मी पुरुषाचाही नाश झाला पाहिजे. होते; आणि त्यामुळे अभीष्ट वस्तु जेऽत्यातेये असे झाले ह्याणजे पुनर्जन्मादिकांची उप- सोडून ते मृत्युमुखीं जाऊन पडतात. प्राणी हा पक्ष लागणार नाहीं. आतां जर बुद्धचादिकांचा नश्वर आहे; त्याचें जीवित कांहीं स्थिर नाहीं; संपर्क नसलेला असा एक शुद्ध पदार्थच त्याला आम-इष्ट घेऊन करावयाचे काय ? देहाव्यतिरिक्त आहे असे ह्याणवे, तर तो भोक्ता कारण, त्याला एकाक्षणांत ह्या सर्व गोटी सोडून नाहीं आणि कर्ताही नाहीं असे मानलेच जावे लागतें, आणि एकदा गेल्यानंतर तो पाहिजे. कारण, बुद्धचादिकांचा संपर्क असल्या- कांहीं पुनः परत येत नाहीं. पृथ्वी, जल, शिवाय कर्तृत्वादि धर्म नसतात. तो जर कर्ता तेज, वायु आणि आकाश हीं पंचमहाभूते आणि भोक्ता नसेल तर मग दानधर्मादिफलां- प्राण्यांचे शरीर आपल्यामध्ये केवळ येऊन च्या प्रासींसंबंधाने जे कांहीं लोकांचे व्यवहार मिळेल अशी मार्गपतीक्षा करीत असतात. हे चालू आहेत त्यांचा उच्छेद होऊँ लागेल. लक्षांत आले ह्याणजे मग शरीरादिकांवर प्रेम कारण, जर फलाचा भोक्ताच कोणी नाहीं तर कोऱून जडणार ? वरं, नश्वर असलेल्या शरीरा- मग फलप्राप्तीसाठी दानधर्मादि कशास कराव- लाहीं त्याच्या अस्तित्वकालीं सुख घडल याचे ? दानधर्मादिफलप्राप्तीसाठी तर लोकांचे असे ह्याणवे, तर तसेही होत नाहीं.

सर्व व्यवहार चालू आहेत व त्यासाठीं वैदिक विधिही आहेत. सारांश, हीं मत बरोबर नाहीं.

अशा रीतीने मनामध्ये अनेक प्रकारचे तर्क उत्पन्न होतात व त्यामुळे साधारण मनुष्यास अमुक्तच एक खरे असे कांहींच ठाम उरवितां येत नाहीं. ते विचार करीत करीत निरनिराक्ष्या

मतांकडे धावूं लागतात. असे करितां करितां एखाया डिकाणी बुद्धि स्थिर झाली ह्याणजे तेथन न निघता, वृक्ष जसा जेथें उत्पन्न झाला असले तेथेच क्षीण होतो तशी ती त्या मतांतच क्षीण होते. अस्तु; अशा रीतीने कांहीं अंगीं सार्थक व कांहीं अंशीं निर्थक अशा ह्याने तत्त्वज्ञान कथन केल्यानंतर, प्राण्याला

राजा, अज्ञान, भ्रम, प्रतारणा इत्यादि दोषांनी शून्य, निर्बाध आणि अंतःकरणास पटणारें असे हे पंचशिखाचे भाषण ऐकून राजास विस्मय वाटला व त्यांने पुनरपि प्रश्न करण्यास सुरुवात केली.

अध्याय दोनशे एकोणिसावा.

—०—

पंचशिखकथित सांख्यशास्त्र.

भीष्म म्हणाले:- ज्याप्रमाणे मुनिश्रेष्ठ पंचशिख

मरणोत्तर जन्मप्राप्ति होते किंवा नाहीं हासंबंधानें अतिक्रांत वस्तुतेही ज्ञान असलेला पंचशिख जनदेव जनकानें प्रभ केला.

पुनरपि भाषण करू लागला.

जनक म्हणाला:—हे भगवन्, मरणोत्तर सान आत्मनाशामध्येही होत नाहीं, अथवा एका विशिष्ट जातीचे होतां अशा प्रकारचे ज्ञान शरीरवैशिष्ट्य असावें असाही कर्म करण्याचा असत नाहीं व मोक्षस्थितीतही अशा प्रकारचे ज्ञान उद्देश असतो असें नाहीं. अर्थात् शरीरनाश नसते. कारण त्यांत देहाची अत्यंत विस्मृति होते. अर्थवा स्वर्ग हा मोक्ष नव्हे. शरीरनाशासाठी अर्थात् देहांतही काहीं विरोप भेद असल्याचे अर्थवा शरीरप्राप्तिसाठी प्रयत्न करण्याचे कारण दिसत नाहीं. मग ज्ञान संपादन केलं काय अर्थवा नाहीं. शरीर, इंद्रिये आणि अंतःकरण एत-अज्ञानच असलें काय, देहांत फल एकच ! दूषी जो हा समदाय आहे, त्यांतील प्रत्येक अर्थात् च मरण आणि मोक्ष यांत काहीं भेदच अवयव जरी निरनिराळा आहे, तरी क्रिये-संबंधानें पाहतां ते सर्व परस्रांच्या आश्रयानेच असलेले दिसतात. प्राण्यांमध्ये पृथ्वी, जल, वायु, तेज आणि आकाश हीं त्यांचीं पांच उपादान कारणे असतात. हीं स्वाभाविकपणेच संयुक्त स्थितीं येतात व स्वभावाच्याच योगानें परस्परांशी वियोग पावतात. आकाश, वायु, तेज, जल आणि पृथ्वी हा पंचमहाभूतांची संयुक्तवस्था हेच शरीर होय. हाचे जगायु-जादि अनेक प्रकार आहेत. बुद्धि, जडारामी आणि प्राण हीं तीन कर्मिनिष्ठीचीं कारणे आहेत. कारण इंद्रिये, इंद्रियांचे विषय, स्वभाव, जर तो मिळत नसेल अर्थवा मिळूनही जर चैतन्य, मन, प्राणापानादि वायु, आणि विकृति नश्वर असेल, तर मग मोक्षप्राप्तिसाठीं केलीं हीं हा देहामध्ये उत्पन्न होऊन राहिलेली जाणारीं हीं कर्म करवयाचीं कशास ? व असतात व हासुऱ्येच कर्म घडतात. श्रवणेंद्रिय, आरंभिलीं तर तीं घडणार तरी कशीं? कारण स्वर्ग-त्वग्निद्रिय, व्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय आणि रसनेंद्रिय सुखाचा उपभोग मोक्षांत मिळत नसेल तर हीं पांच इंद्रिये सत्त्वादि गुणांची कार्ये असून चित्त सुखाकडे प्रवृत्ति असलेल्या प्राण्यांची मोक्ष-हेच त्यांचे उपादान कारण आहे व त्याच्याच साधक कर्म करण्याकडे प्रवृत्ति होणार नाहीं; योगानें त्याची प्राप्ति ज्ञालेली आहे. त्या इंद्रियां-आणि जरी कदाचित् ज्ञाली तरी ती कायम दिकांच्याच आश्रयानें वृत्ति असते. ही विकणार नाहीं. हास्तव हासंबंधानें तात्त्विक जीवात्म्याशीं संबद्ध असून विषयनिष्ठ जें उपासिद्धांत काय आहे ?

भीष्म म्हणाले:—अज्ञानानें आवृत व गड-उपेक्षणीयत्व एतद्रूपी धर्म हांच्यामळ्ये बङ्गन गेलेल्या रोग्यासारखी स्थिति ज्ञालेला तीन प्रकारची असते. ही वृत्ति विरकाल दिक्को जो जनक, त्याचे समाधान करण्याच्या उद्देशानें, णारी असते. हिलाच सुखा, दुखा आणि

देयत्व (ग्राशत्व), हेयत्व (त्याज्यता) आणि

अदुःखाऽसुखा असे विषयांच्या अनुरोधाने सुखत्यागासाठीं तप सांगितलेले आहे; आणि इष्टाणतात. शब्द, सर्व, रूप, रस आणि गंध सर्वाचाच त्याग करण्यासाठीं योग सांगितलेला हीं पांच व रूपयुक्त अशीं द्रव्ये असे सहा आहे. सर्वत्याग हीच त्यागाची परमावधि विषय होत. हांच्याच योगाने यावजीव होय. हा त्यागाचाच उपाय मी पुढे तुला यथार्थ ज्ञान होते. कारण, इंद्रिये आणि सांगणार आहेत. तोच शास्त्रांत सांगितलेला आहे. विषय हा देहोंच्या संयोगानेच ज्ञानो- हा उपयाचे भिन्नभिन्न प्रकार नाहीत. हांच्या त्याप्तिचे होते. स्वर्गादिसाधनभूत अशीं यज्ञादि अवलंबनाने दुःखाचा नाश होतो. बुद्धीच्या कर्मे, सन्ध्यास, तत्त्वार्थनिश्चय हीं सर्व हां- आस्तिन्वावरच ज्यांचे अस्तित्व अवलंबून अशीं च्याच अधीन असून तत्त्वनिश्चय हाच मोक्षाचे पांच ज्ञानेंद्रिये आणि सहावें मन हीं प्रथम बीज आहे. हालाच बुद्धि, अव्यय आणि सांगन नंतर तुला पांच कर्मेन्द्रिये आणि बल हीं महत् अरा संज्ञा आहेत. हा इंद्रियादिकांनाच सांगतो. हात हेंदानादान कर्माचे इंद्रिय असून आत्मा असे समजणाऱ्या लोकांना योग्य ज्ञान पाय ह गर्तीदिय, प्रजोत्पत्ति आणि आनंद हां- होत नाहीं व त्यामुळे अमर्याद अशा दुःखाची साठीं जननेन्द्रिय, मलत्यागासाठीं पायु- (गुद) प्राप्ति होते. हा दुःखाचा नाश होत नाहीं. संज्ञक इंद्रिय व शब्दासाठीं वारूपी इंद्रिय आहे. आत्मा नव्हेत असे जे हे दृष्ट पदार्थ, त्यांच्याच हीं पांच कर्मेन्द्रिये, पांच ज्ञानेंद्रिये आणि अक्योगाने शरीरादिकांच्या डिकार्णीं अहंबुद्धि रावे सर्व इंद्रियाशीं संबद्ध असलेले मन व त्यांच्याशीं संबद्ध असलेल्या वस्तुच्या ह्याप्रमाणे हीं अकरा इंद्रिये आहेत. श्रवणेन्द्रिय, संबंधाने मम अशीं बुद्धि होते. तथापि हीं बुद्धि शब्द आणि चित्त हीं तीन शब्दज्ञानासाठीं मिथ्या आहे. अशा रीतीने आत्मत्वाचे अधि- आहेत. स्पर्श, रूप, रस आणि गंध हांच्याही ज्ञान बनलेल्या वस्तु बाध्य असल्यामुळे सदोष ज्ञानासाठीं अशींच चिकं आहेत. अर्थात् स्पर्श- होत. हांच्याचपासून दुःखसमुदायाची प्राप्ति ज्ञानासाठीं त्वंगिन्द्रिय, स्पर्श आणि चित्त, रूप- द्वैते. हा सर्व दुःखसंतीच्या निर्मूलनास ज्ञानासाठीं चक्ष, रूप आणि चित्त, रसज्ञान- उत्कृष्ट प्रकारे कारणीभूत असलेले व ह्याणूनच साठीं रसनेन्द्रिय, रस आणि चित्त, व गन्ध- सम्यग्वध अशीं संज्ञा असलेले जे अन्युत्कृष्ट ज्ञानासाठीं व्याणेन्द्रिय, गन्ध आणि चित्त हीं सांख्यशास्त्र ते भी तुला येथे सांगतो, ऐक. आहेत. ह्याप्रमाणे शब्दादिकांच्या उपलब्धी- हांच्या योगाने तुला मोक्षप्राप्ति होईल. साठीं हीं पांच चिकं आहेत. हीं गुणमयच

मोक्षप्राप्त्यर्थ संदैव उद्योग करणाऱ्या पुरुषांनी आहेत. हांच्याच योगाने क्रमानें सात्त्विक- विषयांचा व कर्माचाही त्याग केला पाहिजे. त्वादि तीन स्थिति प्राप्त होतात. आनंदादि विषयत्याग न करितां शान्ति संपादन कर- सर्व विकारांना कारणीभूत असे नानाप्रकारे ष्याचा प्रयत्न करणारे अर्थात् इंद्रिये निर्गृहीत अनुभव हा तीन स्थितींपासूनच उत्पन्न होतात. डालेलीं आहेत असा खोटाच डॉल मार- इट वस्तुच्या श्रवणाने होणारा हर्ष, तिच्या घोर जे लोक, त्यांना दुःखदायक अशा दर्शनाने उत्पन्न होणारे प्रेम, प्राप्तीच्या योगाने अविद्यादिकांचा संबंध जडतो. यज्ञादि कर्मे हीं होणारा आनंद व उपमोगाच्या योगाने होणारे द्रव्यत्यागासाठीच सांगितलेलीं आहेत; विषयोप- सुख हीं सत्त्वगुणाची कार्ये आपोआपच उत्पन्न मोगाच्या त्यागासाठीच वते सांगितलीं आहेत; होतात अथवा इष्टलभावादि काहीं कारणांच्या

योगानें उत्पन्न होतात. असंतोष, संताप, शोक, अंतःकरणवृत्ति तीच आहे. एकंदरीत इंद्रिये, लोभ आणि असहिष्णुता हे विकार रजोगुण-त्यांचे विषय आणि त्यांची पक्ती जीं महाभूतें व्यंजक असून हेही कांहीं कारणानें व कारणां-तीं सर्व बुद्धीचींच रूपे होत. अर्थात् च. बुद्धीचा वांचूनही उत्पन्न शालेले दिसून येतात. अवि- (मनाचा) लय शाला की हा सर्वांचा लय वेक, मोह, अनवधान, झोप आणि धुंदी हीं होतो. झोपेतून उठलेल्या पुरुषाला शब्दादि तमोगुणाचीं कार्येही कारणांनी अथवा त्यां-विषयांचे एकदम ज्ञान होते. हावसून दद्दाही वांचूनही उत्पन्न होतात. प्रीत्यादिकांशीं संबंध इंद्रियांच्या ठिकाणीं चित्तांचे वास्तव्य अस-असलेल्या एखाद्या वस्तुचा शरीराशीं अथवा ल्यांचे उघड होत आहे. कारण, तसेंनसते तर अंतःकरणाशीं संबंध जडला कीं सात्त्विक एकदम ज्ञान शाळें नसते, शरीरामध्ये दहा रिथित प्रवृत्त शाली असे समजावें व तिचीच इंद्रिये, अकरावें चित्तव बारावी बुद्धि असते. अपेक्षा करीत असावें. असंतोषादिकांशीं संबंध इतर कालीं जें ज्ञाना, ज्ञेय आणि ज्ञानसाधन व ह्याणनं अंतःकरणाचे ठिकाणीं अप्रीति इंद्रिय हांचे ज्ञानक्रियानिष्टीसाठीं असणारे उत्पन्न करणारी जी वस्तु तिच्याशीं संबंध जडला एकसमयावच्छेदेकरून अस्तित्व, तें जरी कीं रजेगुणाची प्रवृत्ति शालीच ह्याणन समजावें. तमोमय अशा सुषुप्तिकालीं नसलें, तरही त्या मोहादिकांशीं संबंध असलेल्या एखाद्या वस्तुचा वेळीं नाश पावत नाहीं; कारण सुषुप्तीनंतर शरीराला अथवा गनाला संबंध जडला कीं जाग्रदवस्था प्राप्त शाली ह्याणजे 'मी सुखांत कल्पनातीत व जाणतांही येण्यास अशक्य झोप घेत होतों, त्या वेळीं मला कांहीं समजले अशा तमोगुणाची प्राप्ति शाली असे नि-नाहीं.' असे जें ज्ञान होते त्यावसून शिद्ध होत शाचाच आश्रय करून राहणारे असून त्यांचेच आहे. कारण, त्यांत मी हा शब्द आत्मयाच्या कार्य असल्यामुळे महाभूत आहे. शब्दाही वाचक आहे. एकसमयावच्छेदेकरून अस-श्रोत्राच्या आश्रयाने राहणारे महाभूतच आहे. णरे जें हें अस्तित्व तें काहीं खेरे नाहीं. सारांश, आकाश, श्रवणेंद्रिय आणि शब्द हीं तीन- तर तो केवळ लोकव्यवहार आहे. कारण, हीं जरी महाभूतें आहेत, तरी शब्दज्ञानाच्या आत्मव्यतिरिक्त पदार्थाला मुळीं खेरे आस्तित्वच वेळीं आकाश आणि श्रोत्र हीं ज्ञानाचाही नाहीं. जाग्रदवस्थेत दिसून येणारे हें इंद्रियादि-विषय नसतात अथवा अज्ञानाचाही विषय कांचे आस्तित्व जें केवळ व्यावहारिक आहे-नसतात. स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्यांच्या परमार्थिक नाहीं, तसेच स्वप्नांतील अस्तित्वही ज्ञानाच्या वेळीं त्वक्, चक्षु, जिव्हा आणि परमार्थिक नसून प्रातिभासिक (आभासमात्र) घाण हीं इंद्रिये अथवा तीं ज्यांचीं कार्ये आहेत आहे. पूर्वीं जाग्रदवस्थेमध्ये ज्या श्रवणादि क्रिया तीं महाभूतें हीं ज्ञानाचा अथवा अज्ञानाचा अनुभविलेल्या असतात त्यांचीच पूर्वसंस्कारांच्या विषय नसतात. आकाश, शब्द आणि श्रोत्र योगाने पुरुषाला स्वप्नकालीं प्राप्ति होते; व हीं तीनहीं महाभूतें आहेत व ह्याणनं पर- तिजमुळेच भासू लागलेले जे विषय त्यांच्या स्पर्शांनु भिन्न नाहीं. ह्यापैकीं श्रोत्र हें चित्त- ठिकाणीं तो सूक्ष्मावस्थेत असलेलीं इंद्रिये (मन.) संज्ञक जी स्परणात्मक अंतःकरणवृत्ति आसक्त करितो. असे शाळें म्हणजे गुणव्याशीं तीच असून चित्त हें बुद्धिसंज्ञक जी निश्चयात्मक संबंध शाळेला पुरुष निद्रित असतांही जाग्र-

वस्थेप्रमाणे विषयांचा अनुभव घेऊ लागतो. मिथ्यात्व असण्याचे तरी कारण सर्वही प्राणी हीच स्वप्रदशा होय. जाग्रदवस्थेप्रमाणेच हा अविदेयासूनच कर्माच्या अनुरोधानें निर्माण दरोमध्येही इंद्रिये, विषय आणि चित्त हांचे शालेले आहेत हें होय. अविद्या ही मिथ्या एकसमयावच्छेदेकरून अस्तित्व असतेच; मात्र आहे, अर्थात् तिचे कार्य जें जग तें प्रतिभासिक असतें इतकेच. सारांश, जाग्रद- तेही सत्य असणे शक्यत्व नाही. वस्थेप्रमाणेच स्वप्रांतही विषयादिकांना पारमा- ज्याप्रमाणे नद्या समुद्रांत जाऊन मिळाल्या र्थिक अस्तित्व नसतेच. ज्याच्या योगाने प्रवृत्ति म्हणजे त्यांचा भिन्नभिन्न स्वरूपे आणि नामे आणि ज्ञान हीं होतात तें अंतःकरण तमोगुणाने हांच्यारीं असलेला संबंध सुटो व महानदीला ग्रस्त झाले म्हणजे लागलीच सर्व विषयादि- जाऊन मिळालेल्या कुद्र नद्याही तिच्याच कांचा संहार करितें; तथापि हा संहार क्षणिक अधीन होतात अर्थात् तद्रूपी बनून जातात व असतो, मोक्षासारखा कायमचा नसतो. त्या म्हणून त्यांचा भिन्नभिन्न अशा नामरूपादि- वेळीं अर्थात् जाग्रदवस्थेत प्रत्ययास येणारे जे कांशीं असलेला संबंध सुटो, त्याप्रमाणेच विषयादिकांचे एकसमयावच्छेदेकरून अस्तित्व कारणाच्या ठिकाणी लीन झालेल्या शरीरादि- त्याचा उच्छेद झालेला असतो. हीच सुषृष्ट्य- रूपी कार्याची स्थिति होते. अर्थात् स्थूल वस्था होय असे विद्वानांचे मत आहे. हा शरीरादिकांचा सूक्ष्माचे ठारीं, त्याचा कारण- अवस्थेतील सुखाचा अनुभव आत्मा शरीरा- शरीराचे ठारीं, व त्याचा शुद्ध ब्रह्माचे ठारीं मध्येच वेत असतो. कैवल्यावस्था हीही कांहीं लय होतो. अशा रीतीने लय झाला अंशीं सुषुक्ष्मासारखीच असते. कारण, जरी तिज- म्हणजे लीन झालेल्या कार्याचे निराळे स्वरूप मध्ये वेदप्रतिपादित अशा ब्रह्मानंदाचा अनुभव अथवा नाम कोठून राहणार? म्हणूनच बुद्धी- येतो व जरी दुःखाचे दर्शन सुद्धां घडत नाहीं, मध्ये प्रतिबिम्बित झालेले व सर्वत्र उपलब्ध तरी त्या सुखामध्ये देखील अव्यक्त अशा असलेले जे जीवरूपी चैतन्य त्याच्या उपात्माची प्राप्ति जणू होतच असते. हे तम वस्तुत: धीचा नाश झाला म्हणजे मग नामरूपादि- असत्य असते; अस्तु. कांशीं त्याचा संबंध कोठून राहणार? अर्थात् च

त्याप्रमाणे जो हा इंद्रिये, महाभूते राहणार नाहीं. इत्यादिकांचा शरीररूपी समुदाय, त्या- अस्तु; जो मनुष्य हा मोक्षज्ञानदायक लाच अध्यात्मविचार करणारे लोक शास्त्रांच ज्ञान संपादन करील आणि अवधान- क्षेत्र असे म्हणतात; व अंतःकरणामध्ये स्फुरण ब्रह्म न होतां आत्मचित्तन करील, त्याला, पावणारी जी आत्मप्रतिबिम्बरूपी सत्ता तिला ज्याप्रमाणे कमलप्रताला शिंपलेल्या जलाचा क्षेत्रज्ञ असे म्हणतात. सारांश, जगतात पारमा- लेप लागत नाहीं त्याप्रमाणे अनिष्ट अशा कर्म- र्थिक सत्ता अरी कोणालाच नाहीं. अर्थात् कलांचा संपर्क जडत नाहीं. पुनर्जन्माला कारणी- सर्व संसार मिथ्याभूतच आहे. असे जर आहे भूत असे जे स्नेहादिरूपी अथवा काम्योपात- तर मग उच्छेद तरी कोणाचा आणि शाश्वत सनारूपी पाश, त्वांपासून मनुष्य मुक्त झाला तरी कोण कसा असाणार? कारण, जे मूर्ढां- व त्याने सुख आणि दुःख द्या दोहोंचाही त्याग तच नाहीं त्याचा उच्छेदही नाहीं आणि तें केला, म्हणजे त्याच्या लिंगरारीचा नाश शाश्वत नाहीं हें तर ठरलेच आहे. जगताला होऊन तो मुक्त होतो; अर्थात् त्याला श्रेष्ठ

अरी गति मिळते. तत्त्वमसि इत्यादि श्रुतिवच- पुरुष, त्याला सांसारिक उपद्रवाचा अनुभव नांचं चिंतन आणि शास्त्रप्रतिपादित शमदमादिक ध्यावा लागत नाहीं. कारण, कपिलापुत्र पंच-मंगलकारक आचार हांचा अवलम्ब करणारा शिख ह्याजकडे गेलेल्या मिथिलाधिपति जनकांजो पुरुष तो मृत्युलाही न भिटां स्वस्थ पडून प्रमाणे तो दुःखमुक्त होऊन मोक्ष पावतो.

राहतो. पापपुण्यांचा नाश होऊन बंधाला

कारणीभूत अशा मोहजन्य सुखदुःखांचा नाश

ज्ञाला म्हणजे हृदयाकाशस्त्री सगुण ब्रह्माची

उपासना करणाऱ्या वैराग्यसंपन्न पुरुषांना निरुण

अध्याय दोनरें विसावा.

—०:—

दमप्रशंसा.

ब्रह्मांचं ज्ञान होते. ज्याप्रमाणे स्वतःपासून युधिष्ठिर ह्यणाला:—पितामह, काय केले निर्माण झालेल्या तंतुजालांत किरणारा कोळी असतां मनुष्याला सुखप्राप्ति होते? कोणत्या त्या तंतूंचा नाश होतांच सालीं पडतो, त्या- प्रकारचे आचरण केले असतां तो दुःखी होतो? प्रमाणेच मुक्त झालेल्या पुरुषाचा सुखदुःख- आणि काय केले असतां इटप्राप्ति होऊन संवंध सुटो व पर्वतावर आपटलेल्या ढेंकळा- लोकांमध्ये तो निर्भयपणे रहातो?

प्रमाणे तो नष्ट होऊन जातो. ज्याप्रमाणे रुह- भीष्म म्हणाले:—युधिष्ठिरा, वेदवेत्ते लोक संज्ञक हरिण जुने शिंग न कळत टाकून देतो, दमाचीची प्रशंसा करीत असतात. तो सर्व अथवा सर्व आपली कांत याकतो, त्याप्रमाणेच वर्णाता व त्यांतूनही विरोषेंकरून ज्ञालेलांना मुक्त झालेला पुरुष दुःखाचा त्याग करितो. आवश्यक आहे. जो दमयुक्त नसेल त्याच्या ज्याप्रमाणेच वृक्ष जलामध्ये पडू लागला म्हणजे क्रिया व्हाव्या तशा सफल होत नाहीत. त्याजवर असणारा पण त्याच्याच ठिकाणीं कारण. क्रिया, तप व सत्य ह्या सर्वांचा आधार आसक्त नसणारा पक्षी त्याला सोडून उडून दम हात आहे. दमाच्या योगानें तेजाची जातो, त्याप्रमाणेच लिंगशरीराचा संबंध सुट- वृद्धि होते; दम हा पवित्रतेचे कारण आहे; लेला मुक्त पुरुष सुखदुःखांचा त्याग करून जो पुरुष दमसंपन्न असतो त्यांचे पातक नष्ट उक्तृष्ट अरी गति पावतो.

होतें; आणि अविद्येचा नाश होऊन त्याला

असो; कोणे एके समर्थी नगर अमीने व्याप मोक्षप्राप्ति होते. दमसंपन्न पुरुषाला सुखानें झोप केले असतां त्याजकडे पाहून मिथिलाधिपति लागते; तो सुखानें जागा होतो; लोकांच्या सत्य-जनक म्हणाला कीं, ‘हांत माझे कांहीच जळत त्वाविषयीं त्याची बुद्धि सहजच उलट होते, नाहीं. कारण मी ब्रह्मस्वरूपी असल्यामुळे अर्थात् जग मिथ्या आहे हें त्याला अनायासे असंग आहे.’ ही त्या भूपतीची स्वतःची वाणी कळू लागते; आणि त्यांचे मन प्रसन्न राहतें. दम आहे. ज्याप्रमाणे पंचशिखानें सांगितलेले मोक्ष- हा तेजाचा आधार आहे. रजोगुणानें युक्त प्रमाणीचे स्थानच असें हें भाषण श्रवण केल्या- असलेल्या पुरुषाला कामक्रोधादि अनेक नंतर, सर्व विश्वासंबंधानें विचार करून व शत्रु प्रत्यर्हीं घेरतात व आत्म्यासंबंधानें त्याच्या त्यासंबंधानें सिद्धांत ठरवून तो शोकमुक्त ठिकाणीं भेददृष्टि उत्पन्न होते. मांसभक्षक प्राणाला व अन्यंत सुखी होऊन विहार करून प्यांप्रमाणे दम नसलेल्या पुरुषापासूनही प्राण्यांलागला. राजा, हें मोक्षसिद्धांतरूपी ज्ञान ना सदोदीत भीति असते, म्हणूनच दमरहित पठण करून त्याचा सदोदीत विचार करणारा जो पुरुषांचा निषेध करण्यासाठीं ब्रह्मदेवानें राजा

निर्माण केला. कोणत्याही आश्रमामध्ये दमाची व्यापारी योग्यता अधिक आहे; आणि त्या सर्व नाहीं, तो ज्ञानमर्यादा जाणणारा ब्राह्मण दम-आश्रमामध्ये राहून धर्म केल्यानें जें विपुल संपन्न होय असे सांगितले आहे. शास्त्रज्ञानसंपन्न फळ मिळते, तें सर्व दमयुक्त पुरुषालाही मिळते, आणि सत्पुरुषांनी आचरण केलेली कर्म करून असे सांगितले आहे.

आतां, राजा, ज्यांच्या योगाने दमाची त्याच्या आचरणाचे महाफल उपभोगवयास उत्पत्ति होते त्यांचे स्वरूप संशोधने, एक कृपण-मिळते. असूयेचा अभाव, क्षमा, शांति, संतोष, त्वचा अभाव, क्षेमशूलन्यता, संतोष, श्रद्धालू-प्रियभाषण, सत्य, दान आणि अनायास हा पणा, क्रोधाचा अभाव, सदैव सरलता, मितभावित, कांहीं दुष्टांचा मार्ग नाहीं. तसेच काम, क्रोध, अभिमानशूलन्यता, गुरुजनांचे पूजन, असूयेचा लोभ, मात्सर्य व आत्मश्लाघा हा सज्जनांचा अभाव, प्राण्यांवर दया, दुष्टपणाचा अभाव, आणि मार्ग नव्हे. याकरितां सदाचारसंपन्न ब्राह्मणाने लौकिकवार्ता, असत्य भाषण आणि स्तुति व कामक्रोधांना अंकित करून इंद्रियांचा जय निवा हाणांचा त्याग हीं सर्व दमाच्या उत्पत्तीचीं करावा; आणि ब्रह्मचर्याने राहून अज्ञानरूपी कारणे आहेत. कल्याणेच्यु पुरुषांने ज्या घोर अंधकारामध्ये न डगमगतां वीराप्रमाणे ज्यांचीं सुखं अथवा दुःख होईल त्या त्या रहावें; व मनोजय करून कालाची मार्गप्रतीक्षा वेळी त्याचा उपभोग घ्यावा, पण त्याजपासून करीत निर्बाधपणे लोकांमध्ये संचार करीत असावे. पुढीं उत्पन्न होणाऱ्या फलाची आशा करू नये.

त्यांने कोणार्ही वैर करू नये; कोणाचाही आदर करण्यांत कपट असू नये; निंदा किंवा स्तुति हा दोहोंना सारखेच लेखावें; आचरण

चांगले ठेवावें; शीलसंपन्न असावें; अंतःकरण प्रसंग राखावें; इंद्रियांचा निश्चय करावा; आणि पुरुषापासून कोणालाही भीति नसते असे कामांवि शब्दान्वयांना आपल्या अंकित करून सोडावें. आतां आपण सांगितले. यावरून हिंसा करू अशा प्रकारे वागणारा पुरुष लोकांकडून सत्कार नये असे सिद्ध होते. पण वतनिष्ठ ब्राह्मण पाबून मेल्याकर स्वर्गास जातो. दुष्काळामध्ये विधिवाक्यांमध्ये सांगितलेली फळे मिळावीं वैरे सर्व लोकांना दुर्लभ असे अन्नादि यासाठीं यज्ञ करितात आणि त्यांतील अवदेऊन तो आनंद पावतो व सुखी होतो. तो शिष्ट हविर्द्रव्य भक्षण करितात; तेव्हां हे कसें? भूतभाग्याच्या हिताविषयीं तत्पर असतो व कारण, यज्ञामध्ये हिंसा असावयाचीच !

कोणाचा द्वेष करीत नाहीं. एखाद्या मोठ्या डोहाप्रमाणे तो सदैव अक्षेभ्य स्थितीत असतो; व ज्ञानानेच तृप्ति पावून प्रसन्न असतो. दमयुक्त पुरुषासून कोणालाही भीति नसते; आणि त्यालाही कोणापासून भीति नसते. दमयुक्त पुरुषाला ज्ञानाची प्राप्ति होऊन तो सर्व लोकांना पूज्य होऊन रहातो. ज्याला मोठा लाभ झाला तरी

आनंद होत नाहीं व संकट आले तरी दुःख होत तो ज्ञानमर्यादा जाणणारा ब्राह्मण दम-संपन्न होय असे सांगितले आहे. शास्त्रज्ञानसंपन्न फळ मिळते, तें सर्व दमयुक्त पुरुषालाही मिळते, आणि सत्पुरुषांनी आचरण केलेली कर्म करून असे सांगितले आहे.

शुद्ध झालेला जो दमयुक्त पुरुष, त्याला आतां, राजा, ज्यांच्या योगाने दमाची त्याच्या आचरणाचे महाफल उपभोगवयास उत्पत्ति होते त्यांचे स्वरूप संशोधने, एक कृपण-मिळते. असूयेचा अभाव, क्षमा, शांति, संतोष, त्वचा अभाव, क्षेमशूलन्यता, संतोष, श्रद्धालू-प्रियभाषण, सत्य, दान आणि अनायास हा पणा, क्रोधाचा अभाव, सदैव सरलता, मितभावित, कांहीं दुष्टांचा मार्ग नाहीं. तसेच काम, क्रोध, अभिमानशूलन्यता, गुरुजनांचे पूजन, असूयेचा लोभ, मात्सर्य व आत्मश्लाघा हा सज्जनांचा अभाव, प्राण्यांवर दया, दुष्टपणाचा अभाव, आणि मार्ग नव्हे. याकरितां सदाचारसंपन्न ब्राह्मणाने लौकिकवार्ता, असत्य भाषण आणि स्तुति व कामक्रोधांना अंकित करून इंद्रियांचा जय निवा हाणांचा त्याग हीं सर्व दमाच्या उत्पत्तीचीं करावा; आणि ब्रह्मचर्याने राहून अज्ञानरूपी कारणे आहेत. कल्याणेच्यु पुरुषांने ज्या घोर अंधकारामध्ये न डगमगतां वीराप्रमाणे ज्यांचीं सुखं अथवा दुःख होईल त्या त्या रहावें; व मनोजय करून कालाची मार्गप्रतीक्षा वेळी त्याचा उपभोग घ्यावा, पण त्याजपासून करीत निर्बाधपणे लोकांमध्ये संचार करीत असावे. पुढीं उत्पन्न होणाऱ्या फलाची आशा करू नये.

अध्याय दोनशे एकविसावा.

—०:—

अहिंसादि सदाचार.

युधिष्ठिर ह्याणाला:—पितामह, दमयुक्त चांगले ठेवावें; शीलसंपन्न असावें; अंतःकरण प्रसंग राखावें; इंद्रियांचा निश्चय करावा; आणि पुरुषापासून कोणालाही भीति नसते असे कामांवि शब्दान्वयांना आपल्या अंकित करून सोडावें. आतां आपण सांगितले. यावरून हिंसा करू अशा प्रकारे वागणारा पुरुष लोकांकडून सत्कार नये असे सिद्ध होते. पण वतनिष्ठ ब्राह्मण पाबून मेल्याकर स्वर्गास जातो. दुष्काळामध्ये विधिवाक्यांमध्ये सांगितलेली फळे मिळावीं वैरे सर्व लोकांना दुर्लभ असे अन्नादि यासाठीं यज्ञ करितात आणि त्यांतील अवदेऊन तो आनंद पावतो व सुखी होतो. तो शिष्ट हविर्द्रव्य भक्षण करितात; तेव्हां हे कसें? भूतभाग्याच्या हिताविषयीं तत्पर असतो व कारण, यज्ञामध्ये हिंसा असावयाचीच !

मीष्म ह्याणाले:—बा युधिष्ठिरा, वेदप्रति-डोहाप्रमाणे तो सदैव अक्षेभ्य स्थितीत असतो; व प्रादित आणि वेदामध्ये न प्रतिपादन केलेली शानानेच तृप्ति पावून प्रसन्न असतो. दमयुक्त पुरुषासून कोणालाही भीति नसते; आणि त्यालाही त्यांपकीं वेदाहून अन्य ग्रंथांत अर्थात् तंत्रादि-कोणापासून भीति नसते. दमयुक्त पुरुषाला ज्ञानाची प्राप्ति होऊन तो सर्व लोकांना पूज्य सांगितलेली हिंसा दि कर्म कराणे रोक स्वच्छ-होऊन रहातो. ज्याला मोठा लाभ झाला तरी दाचारी बनून अभक्षयभक्षण वैरे करितात

आणि तेणेकरून पतित होतात. पण वेदप्रति-एकदा संध्याकाळीं भोजन करावें; त्यावांचून पांदित अशा विधींमध्ये सांगितलेली कर्म करून मध्ये भोजन करू नये. असे करणारा पुरुष अवशिष्ट होमद्रव्य भक्षण करणारे पुरुष कला-सदैव उपवासी होय. ऋतुकालीं स्त्रीसमामम विषयींची इच्छा करणारे होत. ते स्वर्गाला गेले करणारा ब्रह्मण ब्रह्मचारी होय. जो पुरुष तरी त्यांना मृत्युलोकीं यावें लागते.

युधिष्ठिर म्हणालोः—महाराज, अज्ञ लोक व पितर ह्यांचे अर्चन करून अवशिष्ट राहिउपवासाला तप असें ह्याणत असतात. तेहां लेल्या मांसावांचून इतर मांस भक्षण करीत उपवास हेच तप आहे, का ते दसरे कांहीं आहे? नाहीं, तोही मांसभक्षण न करणाराच होय.

भीष्म ह्याणाले—महिना पंधरा दिवस उपनेहांमीं दान करणारा व शुचिर्भूत असणारा वास करणे द्यालाच लोक तप असें ह्याणत जो पुरुष दिवसाम झोप घेत नाहीं, तो जाग-असतात. पण तसें केल्यानें आत्मविद्येच्या रण करणाराच हाय. युधिष्ठिरा, भृत्य व अतिथि अभ्यासामध्ये विनाश उत्पन्न होते, म्हणून तप ह्यांचे भोजन ज्ञाल्यानंतरच जो अन्न ग्रहण कसंत्पुरुष हे ह्या उपवासाला तप असें मानीत रितो तो केवळ अमृतच भक्षण करितो असें समज. नाहीत. प्राण्यांना भीतिकारक अशा कर्माचा जो ब्राह्मण त्यांचे भोजन ज्ञाल्यावांचून केवळ ही त्याग करणे व त्यांना संतुष्ट ठेवणे हेच आत्म-अन्नग्रहण करीत नाहीं, त्याला त्याच्या त्याविद्योपयोगी असें उत्कृष्ट तप होय. हे भरत-आचरणानें स्वर्गप्राप्ति होते. देव, पितर, अतिथि कुलोत्पन्ना, धर्माचरणाची इच्छा असलेल्या गृह-स्थाश्रमीं ब्राह्मणानहां सदैव उपवास करावे; लेले अन्न (विघस). भक्षण करणारा जो पुरुष ब्रह्मचर्यानंतर रहावें; मननशील बनावें; देवतांची त्याला विषसारी असें ह्याणतात. अशा लोकांना उपासना करावी; निद्रेचा त्याग करावा; मांस-चिरकाल सद्गृहीतीची प्राप्ति होते; व त्यांच्या भक्षण करू नये; सदैव शुचिर्भूत रहावें; गृहां-गृहामध्ये ब्रह्मदेवासह सर्व देव आणि अप्सरा तील संबं लोकांचे भोजन ज्ञाल्यानंतर भोजन येऊन वास्तव्य करीत असतात. जे लोक करावें; देवता आणि अतिथि यांचे पूजन| देवता आणि पितर ह्यांचे आराधन करून अवकरावें; देव, पितर व अतिथि ह्यांना अर्पण| शिष्ट राहिलेले अन्न भक्षण करितात, ते इहकरून अवशिष्ट राहील तेच अन्न भक्षण करावें; लोकीं पुत्रपत्रादि संतरीसह आनंदाने रहतात सदैव श्रद्धालु असावें; देवब्राह्मणांविषयीं व शेवटी त्यांना सद्गृहीतीची प्राप्ति होते.

आदर ठेवावा; आणि अंतिथिसत्कार करण्या-

विषयीं तत्पर असावे.

युधिष्ठिर म्हणालोः—कोणत्या प्रकारे वागले असतां मनुष्य सदैव उपवासी होतो? तसेच कोणत्या आचरणानें सो सदैव ब्रह्मचारी रहातो? कशा प्रकारचे आचरण मध्ये जे कांहीं शुभ अथवा अशुभ कर्म घडते, ठवले असतां विषसारी होतो? आणि काय तें करणाऱ्या पुरुषाला त्यांचे फल मिळते. परंतु केले असतां तो अतिथिवत बनतो?

भीष्म ह्याणाले—एकदा सकाळीं आणि कर्माचा कर्ता आहे कीं नाहीं, ह्याविषयींचा

अध्याय दोनशे बाविसावा.

—०—

इंद्र आणि पन्हाद यांचा संवाद.

युधिष्ठिर म्हणालोः—पितामह, ह्यांको-ब्रह्मचारी हातून तें कर्म घडते तो पुरुषच त्याज्याच्या हातून तें कर्म घडते तो पुरुषच त्या

मत्ता संशय आहे. ह्यास्तव त्याचें तच्च आपल्या कारण—तुला खरोखरच ज्ञानप्राप्ति झाली आहे? कहून ऐकावें अशी माझी इच्छा आहे. किंवा तुझ्या ठिकाणीं तसें धैर्यच आहे?

भीष्म म्हणतात:—युधिष्ठिरा, ह्यासंबंधानें याप्रमाणे इंद्रानें प्रश्न केला तेव्हां आत्म-एक पुरातन इतिहास उदाहरणार्थ संगत अस- ज्ञानाविषयीच्या सिद्धांताचें पूर्ण ज्ञान असणारा तात. तो म्हणजे पन्हाद आणि इंद्र ह्यांच्यामध्ये विद्वान् पन्हाद हा आपल्याला प्राप्त झालेले हालेला संवाद होय. युधिष्ठिरा, कोरेही आसक्त ज्ञान कथन करण्याच्या उद्देशानें मधुर वाणीने असणारा, निष्पाप, कलीन, बहुश्रुत, अहंकार बोलून लागला.

किंवा ताडा नसलेला, सत्त्वस्थ, सदाचारनिरत, पन्हाद म्हणाला:—प्राण्यांच्या उत्पत्तीचे व दमसंपन्न, निंदा व स्तुति ह्यांस समान लेख- प्रलयाचे स्थान प्रकृति (माया) आहे हें ज्याला जार, निर्जन गृहमध्ये वास्तव्य करणारा, समजत नाहीं, त्याच्याच स्वस्थतेला अज्ञानाभावाचर प्राण्यांची उत्पत्ति व नाश ह्यांचे मुळे प्रतिबंध होतो; पण ज्याला आन्म्याचे समन असलेला, इष्टप्राप्तीमुळे आनंदित ज्ञान आहे, त्याच्या स्वस्थतेला प्रतिबंध होत अथवा अनिद्विषयीच्या कुतकींनी न पठाड- उत्पत्त व्हावे आणि तीतच त्यांचा लय व्हावा, लेला, आत्मज्ञानासंबंधाच्या सिद्धांताचें ज्ञान हा प्रकृतीचा स्वभावच होय. म्हणूनच अशा असलेला, प्राण्यांचा आदि व अंत समजणारा, कार्मी प्रवर्तक म्हणून पूर्णाची अपेक्षा नाहीं; सर्ववेत्ता, सर्व प्राण्यांवर समदृष्टि डेवणारा, आणि जर पुरुषाचा जरुर नाहीं तर मग त्या गोटी अभिजि जितेद्रिय असा पन्हाद एकदा एकांता- घडवून आणणारा कोणी नाहीं असेंच म्हटले मध्ये बसला होता. त्या वेळी, त्याचें ज्ञान पाहिजे. ह्याप्रमाणे जरी पुरुष (जीव) हा ह्या लोकात्या प्रकारचे आहे हें जाणण्याच्या इच्छेने गोटीचा कर्ता नाहीं, तरी अविद्येच्या संसगां इंद्र त्यांकडे आला व ह्याणाला, “पन्हादा, मुळे त्याला कर्तृत्वादिकांचा अभिमान होणे शक्य ज्या गुणांच्या योगाने मनुष्य इहलोकी सर्वांस आहे. जो मनुष्य वरे अथवा वाईट जे काहीं भान्य होतो, त्या सर्व गणांकीं तुजमध्ये अमुक घडते त्या सर्वांचा कर्ता आत्माच आहे असे एक नाहीं असे मला वाटत नाहीं. तथापि मानतो, त्याची बुद्धि दोषप्रस्त व म्हणूनच तुझी बुद्धि बालकाप्रमाणे रागद्रोषादिरहित दिसेत. तच्चजानशून्य होय असे माझे भत आहे. इंद्रा, तेव्हां तुला असम्भ्यन झाले आहोसं दिसते. ह्याणन जर आन्मा हात प्रत्यक्ष गोटीचा कर्ता आहे विचारतो, तें ज्ञान होण्यास तुझ्या मते उत्कृष्ट आणि आपल्याच कल्याणाकरितां सर्व गोटी साधन कंपते? पन्हादा, तु शब्दांच्या तावडींत करीत असतो असे मानले, तर त्याने सर्व उयोग सांख्यलास; तुला पाशांनी बद्ध करून मध्यानघ्रट सफल झाल पाहिजेत; कोणताही उयोग कृतित केले; आणि तुझी संपत्ति नाहींशी झाली. अशा होतां उपयोगी नाहीं. कारण, आत्मा हा स्थितीत तुला शोक झाला पाहिजे, परंतु तो स्वतंत्र व सर्वशक्तिसंपन्न आहे. पण लोकांमध्ये होत नाहीं. तेव्हां, हे दैतेया पन्हादा, आपले तर असे दिसून घेतें कीं, प्रयत्न करीत असलेल्या हें दुःख पाहूनही तं जो म्वस्थ आहेस त्याचें पूर्णांना अनिष्टाची प्राप्ति होते आणि इष्टप्राप्ति

होत नाहीं. मग त्या गोष्टी घडून येण्याला त्यास तसा प्रतिबंध होत नाहीं. जगतांतील आत्मा हा कोठून कारण असणार ? किंत्येक प्रत्येक गोष्ट स्वभावाच्याच योगाने घडून येते लोकांना तर प्रयत्न न करतां अनिटाची प्राप्ति असें ज्याला निश्चितपणे ज्ञान झाले आहे, स्थाळा होते आणि इष्टाचा नाश होतो. स्वावरूप, अभिमान अथवा ताठा काय करणार आहे? इंद्रा, हा सर्वांस प्रकृतीचा स्वभाव हात्च कारण मला सर्व प्रकारच्या धर्मविधीचे ज्ञान आहे. आहे असें दिसते. काहीं अत्यंत सुस्वरूप प्राणी नश्वर आहेत इतकेच नव्हे, तर हें सर्व व अतिशय बुद्धिमान् लोक क्रूरप व विश्व नाश पावणारे आहे, असें ज्ञान मला अलबुद्धि अशा लोकांपासून द्रव्य संपादन झालेले आहे, म्हणूनच मला शोक होत नाहीं. करण्याची इच्छा करितात; पण आत्मा हात्च ममता, अहंकार आणि आशा यांचा योग्य जर कर्ता असेल तर असें घडणार नाहीं. केलेला आहे, म्हण नव यी बंधमुक्त, आस्म-कारण, एक ठिकाणी आपल्याला सुख वळावें निष्ठ आणि स्वस्त्रप्रब्रृद्ध न झालेला असा व दुसरे ठिकाणी दुःख वळावें अशी इच्छा अस- असून, प्राण्यांची उत्पत्ति व लय (निर्विध्याचे कारण नाही. यापमाणे, जर सुखदुःख- कार मनाने) पहात असते. इंद्रा, दिक शुभाशुभे गोष्टी स्वभावाच्याच प्रेर- वैराग्यसंपन्न. आशाविरहित, जितेद्रिय व जेने उत्पन्न होतात, तर मग त्यांसंबंधाने 'मी ज्ञानसंपादन केलेल्या पुरुषाला आत्मा हा कर्ता आहे' वर्गेर अभिमान कोणालाही अस- निर्विकार आहे हें दिसत असते, म्हणूनच यांचे काय कारण आहे ? प्रत्येक गोष्ट अर्थात् त्याला क्रेश होत नाहीत. इंद्रा, प्रकृति अथवा आत्मज्ञान अथवा मोक्षही स्वभावाच्याच विकृति हांसंबंधाने माझ्या ठिकाणी प्रेम नाहीं योगाने होते, असा माझा सिद्धांत आणि द्वेषी नाहीं; आणि असा कोणी द्वेष आहे; ह्यावाचून त्यांना दुसरे काहीं कारण करणारा मला दिसत नाहीं, कीं जो माझ द्वेष आहे असे मला वाटन नाहीं. किंत्येक लोक करीत आहे असे स्फृतां येईल ! इंद्रा, मी वर, इहलोकी मिळणाऱ्या शमाशाम फलावे कारण खालीं अथवा तिरव्या प्रदेशात असणाऱ्या कोण-कर्मच आहे असे मानतात. तेवढीं आतां त्याही वस्तूची इच्छा करीत नाहीं. अर्थात् कर्माची विशिष्ट कार्ये कोणतीं तं मी तुला स्वर्ग, मृत्यु अथवा पाताळ हापैकीं मला सांगतों, ऐक. ज्याप्रमाणे एखादा कावळा कोणाचीच इच्छा नाहीं. त्याचप्रमाणे ज्ञेय वस्तु, एखाच्या ठिकाणी अन्न भक्षण करावयाचे असता ज्ञानाचे साधन (बुद्धि) आणि ज्ञान हांचीही शब्द कूरून तेव्हे अन्न असल्याचे इतरांना कळ- मी इच्छा करीत नाहीं.

वीत असतो, अर्थात् त्याचा शब्द हें तेव्हे अन्न इंद्र ह्याणाला :—पञ्चादा, आतां मी तुला असल्याचे लक्षण (सूचक) असते, त्याचप्रमाणे असे विचारतों कीं, तुला झालेले हें ज्ञान सर्वही कर्मे स्वभावाचीच सूचक आहेत. ज्याला आणि शांति हीं कोणत्या उपायाने प्राप केवळ प्रकृतीपासून उत्पन्न होणाऱ्या कार्याचे होतात तो उपाय मला सांग.

मात्र ज्ञान असते, पण जड प्रकृतीहून पर प्रन्हाद म्हणाला :—सरलपणाचे वर्तन, आणि जगतास उपादानभूत अशी आत्मरूपी सावधानपणा, अंतःकरणाची शुद्धि, इंद्रियांचा वस्तु आहे हें ज्ञान नसते, त्याच्या स्वास्थ्याला जय आणि वृद्धाची सेवा हांच्या योगाने अज्ञानामुळे प्रतिबंध होतो ;—आत्मज्ञान अस- मनुष्याला आत्मप्राप्ति होते. इंद्रा, आत्मज्ञान

स्वभावाच्याच योगानें होतें आणि शांतीच्याही प्राक्षिंचे कारण स्वभावच आहे. किंवदुना तुला मला अद्यापि मिळाला नाहीं. हास्तव, ब्रह्मन्, जयतामध्ये जें जें कांहीं दिसत आहे तें सर्व बलि कोठे आहे हें मला सांगा.”

स्वभावाच्याच योगानें निष्पत्र झालेले आहे. ब्रह्मदेव म्हणाला:—इंद्रा, बलीसंबंधाने तू

युधिष्ठिर, याप्रमाणे देत्याधिपति प्रन्हाद मला प्रश्न करीत आहेस हं बरं नाहीं; पण याने भाषण केले असतां इंद्राला विस्मय वाढला प्रश्न केल्यानंतर स्वोटे सांगू नये असे आहे व त्याने त्याच्या वचनाची आनंदाने म्हणून सांगतो. इंद्रा, ओसाड अशा एखाद्या प्रशंसा केली; आणि नंतर त्या दैत्याधिपति गृहामध्ये उंट, गाई, घोडे अथवा गर्दभ प्रहादाचे पूजन करून तो त्रैलोक्यनायक हांच्या जातीपैकीं जो एखादा श्रेष्ठ प्राणी सर्वशक्तिसंपन्न इंद्र त्याची अनुज्ञा घेऊन असल, तोच बलि हाय. इंद्र म्हणाला:—हे ब्रह्मन्, त्या ओसाड गृहामध्ये जर माझी व बलीची गांठ पडली तर मी त्याचा वध करावा कीं न करावा तें सांगा.

आपल्या लोकाकडे निघून गेला.

अध्याय दोनशे तेविसाव

—००—

बलि व इंद्र यांचा संवाद.

युधिष्ठिर हाणाला:—पितामह, राजाला इंद्रा, तूं त्याजकडे जाऊन त्याला स्वेच्छेने नीति-कोषत्या प्रकारची बुद्धी झाली हाणजे तो काल-विषयक प्रश्न कर.

दंडाने चूर होऊन जातो व राज्यभ्रष्ट भीम म्हणाले:—याप्रमाणे भगवान् ब्रह्म-होऊन भूमीवर फिरूं लागतो, तें मला सांगा. देवाने सांगितल्यानंतर अमिन इंद्र ऐरावताच्या

भीम म्हणाले:—याविषयीं इंद्र आणि संधपदेशावर आरोहण कळन पृथ्वीवर फिरूं विरोचनपुत्र बलि हांमध्ये झालेला एक प्राचीन लागला. तेव्हां गर्दभाच्या वेषामध्ये असलेला संवाद इनिहास म्हणून सांगत असतात. तो असा: बलि ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे एका ओसाड

पूर्वी सर्व अमुरांचा पराभव केल्यानंतर इंद्र गृहामध्ये त्याला दिसला. तेव्हां इंद्र ब्रह्मदेवाकडे आला आणि नमस्कार करून त्याजपाशी जाऊन म्हणाला, “हे दनु-हात जोडून ‘बलि कोठे आहे?’ असे विचारूं कुलोत्पन्ना, तूं गर्दभयोनीमध्ये उत्पन्न होऊन कांडा लागला. तो म्हणाला, “हे ब्रह्मन्, ज्याने किती-खात राहिलला आहेस. तुला प्राप झालेली ही द्रव्य दान केले तरी ज्याचे द्रव्य कमी होत ही गर्दभयोनि अतिशय निकृष्ट प्रकारची नाहीं, तो बलि मला अद्यापि मिळाला नाहीं. आह. तेव्हां हासंबंधाने तुला वाईट वाटें खास्तव तो बलि कोठे आहे तें मला सांगा. किंवा नाहीं? त्रीं संपत्ति नष्ट झाली आहेह; तो वायु आहे काय? वरुण आहे काय? मित्र नाहीतसे झालेले आहेत; सामर्थ्य आणि रवि आहे काय? चंद्र आहे काय? सव प्रा-पराक्रम हांनी तुला सोडलेले आहे; आणि पृथ्वीना ताप देणारा अग्नि तोच आहे काय? तूं शत्रूच्या अधीन झालेला आहेस. ह तुझे किंवा तो जल आहे? अस्ताला पावणारा आणि स्वरूप पूर्वी कवड्हांडी हृषीत्यनीस न आलेले उदय पावून दिशाना. प्रकाशित करणारा असा असे आहे. पूर्वी हजारों वाहनांतून आपल्या जो आहे तोच बलि काय? निरलसपणे वेळे-ज्ञातीना बरोबर घेऊन तूं लोकांना ताप देत

फिरत होतास, त्या वेळीं आम्ही तुझ्या खिस- सर्व पृथ्वीवर किरलास, तेव्हां तुझ्या अंतः- गणतींही नव्हतो. सर्व देत्य तुझ्या आज्ञेत करणांत काय काय विचार होते? हे असुराचिं- वागत होते औणि तुझ्या आज्ञची प्रतीक्षा पते, सांपत तुझी ज्ञारी, उत्री, पंखा आणि करीत तुझ्या मुख्याकडे दृष्टि लावून राहिलेले ब्रह्मदेवानें तुला दिलेली माळ हीं कोठे होते. ज्या वेळीं तुझे ऐश्वर्य होते त्या वेळीं दिसत नाहींत !

भूमीमध्ये नांगरलयावांचूनच धान्य पिकन असे. बलि ह्याणाला:—इंद्रा, तुला माझी ज्ञारी, तुझे ऐश्वर्य पूर्वी अशा प्रकारचे असून आज उत्री, आणि पंखा हीं दिसत नाहींत, आणि तुला अशी विष्णु स्थिति प्राप्त ज्ञाली आहे, यामळ ब्रह्मदेवानें मला दिलेली माळही तुझ्या दृष्टीस तुला दुःख होत आहे किंवा नाहीं ? पूर्वी ते पडावयाची नाहीं. इंद्रा, माझ्या ज्ञ्या रन्लां- समुद्राच्या पूर्वीतावर इट विष्ण्यांचा उपमोग संबंधानें तु प्रभ करीत आहेस, तीं सर्व मूल घेत राहिला होतास आणि आपलं द्रव्य आ- प्रकृतीमध्ये लीन होऊन गेलीं आहेत. आतां जेव्हां म ज्ञा अनुकूल काळ येईल, तेव्हां तीं वेळीं तुझ्या मनाची स्थिति काय होती ? तसेच तुला दिसतील. इंद्रा, तूं ऐश्वर्यमध्ये आहेस ऐश्वर्यानें शोभायमान असलेल्या अशा तुजु दृश्यांमध्ये आहेत. अशा स्थितीत तूं सुवर्णनुल्य कांति असलेल्या व कमलमाला माझ्या संबंधानें वलगा करू इच्छीत आहेस धारण करणाऱ्या हजारों देवलिंगा अनेक हें कांहीं तुझ्या कुलाला अथवा कीर्तीला वर्षेपर्यंत विहारकालीं नृत्य करीत होत्या, त्या साजेसे नाहीं. आत्मज्ञान आलेले व त्यामुक्तेच वेळीं तुझ्या मनाची स्थिति काय होती ? आणि तृप्त होऊन राहणारे क्षमाशील विद्वान् सत्यु- आज काय आहे ? त्या वेळीं तुजवर रसनांनी रूप हे दुःख प्राप्त ज्ञाले म्हणून कटी होत विभूषित असलेलं सुवर्णांचे मोठे छत्र होते; नाहींत आणि अभ्युदय ज्ञाला म्हणून आनंद- आणि सहा हजार गंधर्व सात योळवा करून हीं पावत नाहींत. परंतु, इंद्रा, तुझी बुद्धि त्या वेळीं तुजुपुढ नृल्य करीत होते. त्या वेळीं निकृष्ट प्रतीची आहे, म्हणून तूं अशी तूं यज्ञ करीत होतास व त्यांत तुझा प्रचंड असा बडबड करीत आहेस. पण पुढे जेव्हां तुला माझ्यासारखी स्थिति प्राप्त होईल, तेव्हां तुझ्या मुर्वर्णमय यज्ञस्तंभ होता. त्या यज्ञामध्ये प्रत्येक वेळीं एक हजार याप्रमाणे लागेपाठ एक लक्ष गाई तांतून शब्दही निघणार नाहीं !

तूं दान केल्या होत्यास. त्या वेळीं तुझी बुद्धि कौणत्या प्रकारची होती ? जेव्हां तूं यज्ञदीक्षा घेऊन शम्याक्षेपसज्जक विधिच्या अनुरोधानें

अध्याय दोनशें चोविसावा.

—०—

कालाचे कारणत्व.

१ मुळाशीं मोठी आणि शेवटीं वारीक अशी उत्तीस वांगे लांब असणारी जी काठी तिला ज्याप्रमाणे फूलकार टाकतो त्याप्रमाणे निश्वास शम्या असें म्हणतात. ही शम्या जेरदार मनु-सोडणाऱ्या बलीचे उत्कृष्ट भाषण श्रवण करण्यासाठी फेकल्यावर जेवढ्या अंतरावर पडेल तेवढा साठीं इंद्र हसत हसत पुनः त्याला असें बोलला. प्रदेश हे एक देवयजन होय. अशा रीतीने यज्ञ इंद्र ह्याणाला:—बले, पूवा आपल्या ज्ञाती- करीत फिरणे ह्याला शम्याक्षेपविधि असें ह्याणतात. सह हजारों वाहनांतून सर्व लोकांना ताप

देते तु जात होतास, तेव्हां तुला आमची नष्ट होते. मनुष्याला ज्ञानप्राप्ति शाली ह्यणजे कल्पनाही नवृती. पण, बळे, आतां तुइया त्याच्या सर्व पातकांचा नाश होतो; पापाचा नाश इष्टमित्रांनीं तुशा त्याग केला आहे आणि शाला ह्यणजे सत्त्वगुणाचा उदय होतो; व तो तुला अशा प्रकारची ही अव्यंत दीनवार्णी सत्त्वनिष्ठ बनला ह्यणजे उत्कृष्ट प्रकारे प्रसन्न स्थिरस्थिति प्राप्त शाली आहे, हें पाहून तुला दुःख तींत असतो. हा सत्त्वगुणापासून जे लोक निवृत्त होत आहे किंवा नाहीं? बळे, पूर्वी तुइया शालेले असतात, त्यांना पुनःपुनः जन्म घ्यावा ताव्यांत अनेक लोक होते आणि तू निस्सीम लागतो आणि ते कामक्रोधादिकांच्या तावडींत आनंद पावत होतास; पण आज तुला ही सांपडून दीन बनतात व क्लेश पावतात. इंद्रा, निकृष्ट दशा प्राप्त शालेली आहे, तेव्हां कार्यसिद्धि, संकट, जीवित, मरण आणि सुख-त्यामुळे तुला शोक होत आहे कीं नाहीं? मय किंवा दुःखमय फल त्यांपैकीं मी कराचा

बळी म्हणाला:—इंद्रा, कालाच्या परि-द्वष करीत नाहीं व कशाची इच्छाही करीत वर्तनाचा जो स्वभाव आहे, त्यामुळे प्राप्त नाहीं. इंद्रा, जो मनुष्य एखायाचा वध करीत होणारी स्थिति कायमची नाहीं हें मी समजून असतो, त्याचा वध कालांने केलेलाच असतो; आहें. म्हणूनच, इंद्रा, मला दुःख वाढत आणि तो ज्याचा वध करितो त्याचाही वध नाहीं. हें जे कांहीं सर्व आहे तें सर्व विनाशी शालेलाच असतो. सारांश, एखायाचा वध आहे. हे देवाधिपते, प्राण्यांचे जे हे देव आहेत कणें ह्यणजे मृताला मारणेच आहे, हें वध ते सर्व नाश पावणार आहेत. ह्याणूनच मला करणारा व वध पावणारा ह्या दोवांसही कळत माझ्या ह्या गर्दमदेहासंबंधाने वाईठ वाटत नाहीं. नाहीं. वध अथवा जय करणारा अशी ज्याशिवाय हें गर्दमत्व कांहीं मला माझ्या अपराधा-संबंधाने कल्पना आहे, तो केवळ आत्माचा मुळे प्राप्त शालेले नाहीं, तर तें कालगतीनेच आभास होय. कारण, आत्मा हा करतो नाहीं. प्राप्त शालेले आहे. इंद्रा, जीवित आणि शरीर जो कर्ता आहे तोच हीं कर्म करतो; अथात ह्या दोहोची उत्पत्ति स्वभावतःच एकदम होते; बुद्धीकडूनच हीं कर्म घडतात. लोकांचा नाश त्यांची वृद्धि एकदमच होते; आणि नाशहो आणि उत्पत्ति हीं तरी कोण करतो? अर्थात् च एकदमच होतो. अर्थात् त्यांचे हें शरीर आणि जें इतराकडून शाले आहे तें मनच ह्यांचे उत्पाजीवित नष्ट होणारच आहे हें मी जाणून आहे, दक आहे. पण मनाचाही कर्ता निराकार आहे. म्हणूनच मला अशी स्थीति प्राप्त शाली अस-त्याचा जो कर्ता तोच पृथ्वी, जल, तेज, वायु व तांहीं विलकूल दुःख होत नाहीं. कारण, मला आकाश ह्या पंचमहाभूतांच्या उत्पत्तीचे स्थान जर ज्ञान आहे, तर मग दुःख कोठून होणार? आहे. मग व्यासंबंधाने शोक कराचा? इंद्रा, इंद्रा, जलप्रवाहाचा शेवट जसा समुद्रांत पूरुष मोठा विद्वान असो अथवा कमी विद्वान् व्यावयाचा, तसाच प्राण्यांचा शेवट मरणांत असो, बलवान् असो अथवा दुर्बल असो, व्यावयाचा; हें ज्यांना बरोबर जमजत नाहीं, तेच सुंदर असो अथवा कुरुप असो, भाग्यवान् मोहाने ग्रस्त होतात. रजोगुण व अज्ञान ह्यांचे असो अथवा दुर्भाग्यसंपन्न असो, त्याला गंभीर केवळ आश्रयस्थान बनलेल्या ज्या लोकांना असा काल आपल्या तेजांने आकर्षण करीत असा प्रकारचे ज्ञान होत नाहीं, ते संकटांत असतो. माझे हें पूर्वीं शरीर अशाच प्रकारे पढून क्लेश भोगीत असतात आणि त्यांची बुद्धि कालाच्या अधीन शालेले आहे. यांचे जर मला

ज्ञान आहे, तर मग दुःख कमळें होणार ? अमि देऊ नको. ऐश्वर्य आणि पराक्रम हीं कांहीं जो पदार्थाला दाख करीत असतो तो कालरूपी कोणाच्या हातांतील नाहीत. इंद्रा, तुझ्या परमेश्वरानें पूर्वीच दाख केलेला असतो; मनुष्य अंतःकरणांत पूर्वीप्रमाणेच अद्यापिही अज्ञान ज्याचा वध करितो त्याचा वध कालानें पूर्वीच वास्तव्य करीत आहे. अद्यापिही तू विचार केलेला असतो; ज्या पदार्थाचा कोणी नाश कर आणि तत्त्वज्ञान संपादन कर. इंद्रा, तुला करितो त्याचा नाश कालाकडून पूर्वीच झालेला माहीतच आहे कीं, देव, मनुष्य, पितर, गंधर्व, असतो; आणि मनुष्याला जेवढे कांहीं मिळाला सर्व आणि राक्षस हे सर्व माझ्या ताब्यांत वयाचें असेल तेवढेच मिळते, अधिक मिळत होते. मात्सर्यबृद्धीने मोहित होऊन गेलेले लोक-नाहीं. हा कालरूपी समुद्र फार अफाट ही ‘ज्या दिशेला विरोचनपुत्र बलि वास्तव्य आहे, ह्यामध्ये एखादे बृद्ध सुदृढां नाहीं. ह्याला करितो त्या दिशेला देखील नमस्कार असेही !’ असें जर अलीकडचें तीर नाहीं, तर परतीर तरी म्हणत आणि मला शरण येत. पण आतां कोठून असणार ? पुण्य आणि पाप ह्यांहून माझें तें स्वरूप नष्ट झालेले आहे व मला अन्य असा जो कालरूपी विधाता, त्याचा अंत दुर्गति प्राप्त झाली आहे. तथापि, इंद्रा, त्यामला विचार केला तरी समजत नाहीं. इंद्रा, नदील मला वाईट वाघत नाहीं. कारण, मी माझ्या डोळ्यादिखत जर कालानें प्राण्यांचा नाश स्वतंत्र नसून, जगाचा शास्ता जो काल त्याच्या केला नसता, तर मग मी अविनाशी आहें अधीन आहें, असा माझा पका समज इत्यादि कल्पना होऊन मला आनंद, गर्व आहे. एखादा मनुष्य मोऱ्या कुलामध्ये व क्रोध हे विकार झाले असते. इंद्रा, मी उत्पन्न झालेला असतो, सुंदर असतो, पराक्रम-गदभारे स्वरूप धारण केले आहे आणि शाळी असतो, तथापि तो आणि त्याचा निर्जन गृहामध्ये कांडा भक्षण करीत राहिलो परिवार ह्यांना कटाने जीवित कंठावे लागते आहें. अशा स्थितीत तू मजकडे येऊन माझी असे दिसून येंवे, याचे कारण भवितव्यच निंदा करीत आहेस. मला जर माझ्या इच्छेने तसें असते हे होय. तसेच, एखाद्या मनुष्याची सर्व गोष्टी करितांयेत असत्या, जर मी इच्छा-उत्पत्ति वाईट कुलामध्ये झालेली असते, आणि मात्रेंकरून नानाप्रकारचीं भयंकर रूपे धारण तो मूर्ख व दुराचारी असतो; तथापि, इंद्रा, तो केलीं असतीं आणि तीं पाहून तू पळून गेला आपल्या परिवारासह सुखानें नांदत असतो असें असतास ! इंद्रा, उगीच पौरुषाची घमेड मारूं पाहण्यांत येते, याचे कारण तशा प्रकारचे भविनको. कारण, काळ हाच सर्व कांहीं करीत तळ्यच होय. एखादी स्त्री सुलक्षणा आणि सुंदर असतो व सर्व कांहीं देत असतो. जगतांत असते, तथापि तिची अवस्था फार निकृष्ट ज्या गोष्टी आहेत त्या सर्व काळांनेच केलेल्या असते, आणि दुसरी एखादी कुलक्षणी व क्रुप आहेत. इंद्रा, पूर्वी मी कुळद होतांन सर्व जग असून ऐश्वर्यसंपन्न अशा स्थितीत असते, ह्याचें तरी अत्यंत कटी होत असे, ह्यावदील मला आतां कारण भवितव्यतेवांचून तुसरें काय ? इंद्रा, तू वाईट वाघत नाहीं कारण, लोकांची भरभराट अशा स्थितीत आहेस हें कांहीं तुझ्या कृत्यां-अणि नाश ह्या गोष्टी कायमच्या ओहत हें मुऱ्ये घडलेले नाहीं; आणि मी अशा स्थितीत मला माहीत आहे. इंद्रा, तू देखील ह्याचा आहें होही कांहीं माझ्या कृत्यामुळे घडलेले विचार कर. ह्यासंबंधानें मनाला आश्रव्य वाटूं नाहीं. हे शतक्रतो, मी केलेले कर्मच अशा

प्रकारे परिणाम पावत आहे असें नाहीं. भर- हीच स्वैरपर्यें लोकांचे पालन आणि संहार करीत भराट अथवा निकृष्ट स्थिति ही केवळ काळ- असते. वेदवेत्ते लोक ह्या कालासत्र ब्रह्म असे गतीने प्राप्त होणारी आहे. इंद्रा, तू देवांचा म्हणतात. मास आणि अर्धमास हें याचे राजा आहेस, श्रीमान् आहेस, कांतिमान् आहेस, निवासस्थान असन दिवस आणि रात्र ह्यांनी तेष्वयमुल्ले ज्ञालकत आहेस आणि माझ्या- तें आच्छादित ज्ञालेले आहे. वसंतादि क्रतु पुढे गर्जना करीत आहेस हें मी पहात हीं ह्याचीं द्वारे असून वर्ष हें याचे मुख आहें; या वेळी मला जर कालाने आक्रमण आहे. कांहीं लोक आपल्या बुद्धिवलाने हें केलेले नसते, तर मीं माझ्या मुट्ठीच्या सर्व कालब्रह्माचे स्वरूप उपास्य आहे असे प्रहाराने तुला तुझ्या वज्रासह खालीं म्हणतात; परंतु ब्रह्मोपासनेला विषयीभूत असे पाढले असते. पण सांप्रतचा हा काल परा- दोन पक्ष, शिर, मध्यदेश आणि पुच्छ ह्या क्रमाचा नाहीं, तर शांतीचा आहे. काळ हाच पांच अवयवांनी युक्त असणारे अन्नमयादि सर्वांची स्थापना करीत असतो व कालच पांच कोशच आहेत असे मला श्रुतीवरून परिणाम घडवून आणीत असतो. मीं असाच कदून आलेले आहे. ज्याप्रमाणे अफाट समुद्रां- गर्जना करीत होतों, दुसऱ्यांना अतिशय ताप तील पाणी खोल असून प्रवेश करण्याला कठीण देत होतों, व सर्व दैत्याधिपति माझे पूजन असते, त्याप्रमाणेच ब्रह्मही फार खोल (इंद्रिये, करीत होते. असे असतां जर मला असा काल वाणी, मन इत्यादिकांहून पलीकडे) आहे आणि आला आहे, तर हा ज्याला येणार नाहीं म्हणूनच तेथे प्रवेश होणे कठीण आहे. त्याला असा कोण आहे ? हे देवाधिपते, प्रभावशाली आदि अथवा अंत नाहीं; त्याचीं विनाशी अशा सर्व महात्म्या द्वादशादित्यांचे तेज आणि अविनाशी अशीं दोन स्वरूपे आहेत; पूर्वीं मीं एकव्यानेच धारण केलेले होतों, मीच तें जीरी आपल्या स्वरूपाचे ज्ञापक नाहीं, ती जल धारण करीत होतों आणि वृष्टिही करीत बुद्धीमध्ये प्रतिबिंबरूपाने प्रविष्ट होऊन स्वस्व- होतों. तसेच, इंद्रा, मीं त्रैलोक्याला ताप देत रूपाचे ज्ञापक वनते. अर्थात् बुद्धीमध्ये पडलेले होतों, एकटाच ज्ञालकत होतों, वाटेल त्याचे आत्म्याचे प्रतिबिंब जो जीव, त्याजवरून संरक्षण करीत होतों, वाटेल त्याचा समृद्ध आत्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान होते. जे लोक नाश करीत होतों, वाटेल त्याजकडून द्रव्यादि तत्त्ववेत्ते आहेत ते त्याला अविनाशी असेच ग्रहण करीत होतों, वाटेल त्याला दान ह्याणतात. चित्र, इंद्रिये वैगेर जीं पंचमहाकरीत होतों, इंद्रियादिकांचेही संयमन करीत भूतांचीं कार्ये आहेत, त्यांमुळे आत्म्याच्या होतों, आणि नियमांचेही आचरण करीत स्वरूपाचा विपर्यास ज्ञालेला आहे. पण तो स्वरा होतों. कारण, मी सामर्थ्यसंपन्न असा लोकांचा नसून केवळ अविद्येमुळे आत्म्याच्या डिकाणीं अधिपति होतों. पण, हे अमरनायका, तें माझे कल्पिलेला आंह. कारण, आत्म्याला हें स्वरूप सर्व प्रभुत्व प्रस्तुत नष्ट ज्ञालेले आहे. सांप्रत प्राप्त होणे शक्य नाहीं. ज्याच्या डिकाणीं कालचक्राने घेरून सोडल्यामुळे मला त्यांपैकीं लीन झाल्यानंतर पुनर्जन्म प्राप्त होत नाहीं, कशाचाही भास होत नाहीं. इंद्रा, ह्या गोर्धीचा तेच आत्म्याचे खरे स्वरूप होय. कर्ता कांहीं मी नाहीं, तूही नाहींस आणि आत्मा हाच सर्वांच्या लयाचे स्थान आहे. असाच दुसराही कोणी नाहीं. इंद्रा, कालगति त्याच्या डिकाणीं जर लीन व्हावयाचे नाहीं

तर मग दुसरीकडे कोठें लय पावणार ? प्राणी इंद्रांच्या ठिकाणीही पूर्वी ही होती व माझ्या कोणीकडेही जाऊ लागला तरी त्याला ठिकाणीही होती. पण, हे देवाधिपते, त्या आत्म्याचा वियोग होत नाही; आणि तो चपलेने त्यांचा आणि माझाही त्याग करून स्थिरपणे एके ठिकाणीच राहिला तरी आत्मा तुशा अंगीकार केला. आतां तूंही अशा प्रकात्याचा त्याग करीत नाहीं. सारांश, आत्मा रचा आहेस हें कळून आले म्हणजे ती लव-सर्वव्यापक असल्यामुळे, प्राणी कोणत्याही करच दुसरीकडे गमन करील ! तेव्हां, इंद्रा, स्थितीत कोठेही असला तरी तो त्याच्या शांत होा, पुनरपि असे आचरण करू नको. सञ्चित असतो. तथापि सर्व इंद्रिये त्याला (प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा व स्मृति या) पांचही प्रकारांनी पाहूं शकत नाहीत.

हा आत्म्यालाच कोणी अग्नि म्हणतात;

कोणी प्रजापति असेही हाणतात; ऋतु, मास, विवस, क्षण, पूर्वाळ, अपराळ, मध्याळ हलीच्या शरीरांतून बोहर पडणारी मूर्तिमान आणि मुहूर्त असेही कांही लोक यालाच म्हण- तेजस्विनी अशी लक्ष्मी इंद्राच्या दृष्टीस पडली. तात. हाप्रमाणे ह्याचीं अनेकांनी अनेक स्वरूपे त्या दीपकांति लक्ष्मीला अवलोकन करतांच वर्णन केली असलीं, तरी वस्तुतः त्याचे स्वरूप इंद्राचे नेत्र आश्रयानं विकसित झाले आणि प्रकृच आहे. इंद्रा, तोच काल असें समज. हें सर्व त्यानें बलीला प्रभ केला.

विश्व त्याच्याच अधीन आहे. इंद्रा, बल व इंद्र म्हणाला:—बले, आपल्या तेजानें शळ-पराक्रम हाणांनी युक्त असणारे तुझ्यासारखेच कणारी, बाहुभूषणे धारण करणारी, शिख-अनेक सहस्र इंद्र आजपर्यंत होऊन गेलेले डिनी आणि शोभासंपन्न अशी ही कोण स्त्री तुझ्या आहेत. सामर्थ्यामुळे धुव होऊन गेलेला तूं शरीरांतून बाहेर पडून उभी राहिलेली आहे ? देवांचा अधिपति आहेस व तज्जी शक्तिही मोठी बल म्हणाला:—इंद्रा, ही दैत्यस्त्री आहे, आहे. तथापि, इंद्रा, काळांचे सामर्थ्य फार किंवा देवस्त्री आहे, का मानुषी आहे, हें मला मोठे आहे; अर्थात् वेळ आली म्हणजे तो कांहीं माहीत नाहीं. हवं तर तूं तिला विचार तुशाही संहार करील. तोच हा सर्व विश्वाचा किंवा नको विचारू. तुला काय वाढेल तसें कर. संहार करीत असतो. तेव्हां, इंद्रा, मर्यादा इंद्र म्हणाला:—हे सुहास्यशालिनि, सोडून वागू नको. तूं असो, मी असो, अथवा बलीच्या शरीरांतून बाहेर पडलेली, शिखंडिनी आमच्या पूर्वीचेही लोक असोत, त्यांना हा आणि शोभासंपन्न अशी तूं कोण आहेस ? कालाचे अतिक्रमण करितां येणे शक्य नाही. मला माहीत नाहीं म्हणून विचारतो; तेव्हां तूं तुला ही अद्वितीय अशी राज्यलक्ष्मी प्राप्त मला आपले नांव सांग. सुदरी, हा दैत्य-ज्ञालेली आहे; आणि ही आपल्याचा ठिकाणी श्रेष्ठाचा त्याग करून मजकडे येणारी व आपल्या वास्तव्य करणार असा तुशा समज आहे; तेजानें शळकणारी अशी तूं कोण आहेस ? पण तो खोटा आहे. कारण, इंद्रा, लक्ष्मी ही लक्ष्मी म्हणाली:—माझे ज्ञान विरोचनमाला कोठेही एका ठिकाणी स्थिरपणानें रहात नाहीं. नव्हतें व त्याचा पुत्र जो हा बाले त्यालाही तुझ्यापेक्षांही अस्तंत उक्कूष अशा हजारे

अध्याय दोनशे पंचविसावा

—::—
लक्ष्मीचे सान्धिध्य.

भीष्म म्हणाले:—नंतर, युधिष्ठिर, महात्म्या

अर्धमास, विवस, क्षण, पूर्वाळ, अपराळ, मध्याळ हलीच्या शरीरांतून बोहर पडणारी मूर्तिमान

आणि मुहूर्त असेही कांही लोक यालाच म्हण- तेजस्विनी अशी लक्ष्मी इंद्राच्या दृष्टीस पडली.

तात. हाप्रमाणे ह्याचीं अनेकांनी अनेक स्वरूपे त्या दीपकांति लक्ष्मीला अवलोकन करतांच

वर्णन केली असलीं, तरी वस्तुतः त्याचे स्वरूप इंद्राचे नेत्र आश्रयानं विकसित झाले आणि

प्रकृच आहे. इंद्रा, तोच काल असें समज. हें सर्व त्यानें बलीला प्रभ केला.

विश्व त्याच्याच अधीन आहे. इंद्रा, बल व इंद्र म्हणाला:—बले, आपल्या तेजानें शळ-

पराक्रम हाणांनी युक्त असणारे तुझ्यासारखेच कणारी, बाहुभूषणे धारण करणारी, शिख-

अनेक सहस्र इंद्र आजपर्यंत होऊन गेलेले डिनी आणि शोभासंपन्न अशी ही कोण स्त्री तुझ्या

आहेत. सामर्थ्यामुळे धुव होऊन गेलेला तूं शरीरांतून बाहेर पडून उभी राहिलेली आहे ?

देवांचा अधिपति आहेस व तज्जी शक्तिही मोठी बल म्हणाला:—इंद्रा, ही दैत्यस्त्री आहे,

आहे. तथापि, इंद्रा, काळांचे सामर्थ्य फार किंवा देवस्त्री आहे, का मानुषी आहे, हें मला

मोठे आहे; अर्थात् वेळ आली म्हणजे तो कांहीं माहीत नाहीं. हवं तर तूं तिला विचार

तुशाही संहार करील. तोच हा सर्व विश्वाचा किंवा नको विचारू. तुला काय वाढेल तसें कर.

संहार करीत असतो. तेव्हां, इंद्रा, मर्यादा इंद्र म्हणाला:—हे सुहास्यशालिनि,

सोडून वागू नको. तूं असो, मी असो, अथवा बलीच्या शरीरांतून बाहेर पडलेली, शिखंडिनी

आमच्या पूर्वीचेही लोक असोत, त्यांना हा आणि शोभासंपन्न अशी तूं कोण आहेस ?

कालाचे अतिक्रमण करितां येणे शक्य नाही. मला माहीत नाहीं म्हणून विचारतो; तेव्हां तूं

तुला ही अद्वितीय अशी राज्यलक्ष्मी प्राप्त मला आपले नांव सांग. सुदरी, हा दैत्य-

ज्ञालेली आहे; आणि ही आपल्याचा ठिकाणी श्रेष्ठाचा त्याग करून मजकडे येणारी व आपल्या

वास्तव्य करणार असा तुशा समज आहे; तेजानें शळकणारी अशी तूं कोण आहेस ?

प्रकारे परिणाम पावत आहे असें नाहीं. भर- हीच स्वैरपणे लोकांचे पालन आणि संहार करीत भराट अथवा निकृष्ट स्थिति ही केवळ काळ- असते. वेदवेते लोक ह्या कालासच ब्रह्म असे गतीने प्राप्त होणारी आहे. इंद्रा, तू देवांचा म्हणतात. मास आणि अर्धमास हें याचे राजा आहेस, श्रीमान् आहेस, कांतिमान् आहेस, निवासस्थान असन दिवस आणि रात्र ह्यांनी ऐश्वर्यमुळे जळकत आहेस आणि माझ्या- तें आच्छादित ज्ञालेले आहे. वसंतादि कळतु पुढे गर्जना करीत आहेस हें मी पहात हीं ह्याचीं द्वारे असून वर्ष हें याचे मुख आहें; या वेळी मला जर कालाने आक्रमण आहे. कांहीं लोक आपल्या बुद्धिवलाने हें केलेले नसते, तर मीं माझ्या मुष्टीच्या सर्व कालब्रह्माचे स्वरूप उपास्य आहे असे प्रहाराने तुला तुझ्या वज्रासह खालीं म्हणतात; परंतु ब्रह्मोपासनेला विषयीभूत असे पाडले असते. पण सांप्रतचा हा काल परा- देवन पक्ष, शिर, मध्यदेश आणि पुच्छ ह्या क्रमाचा नाहीं, तर शांतीचा आहे. काळ हातच पांच अवयवांनी युक्त असणारे अन्नमयादि सर्वांची स्थापना करीत असतो व कालच पांच कोशच आहेत असे मला श्रुतीवरून परिणाम घडवून आणीत असतो. मीं असाच कळून आलेले आहे. ज्याप्रमाणे अफाट समुद्रांगर्जना करीत होतों, दुसऱ्यांना अतिशय ताप तील पाणी खोल असून प्रवेश करण्याला कठीण देत होतों, व सर्व दैत्याधिपति माझे पूजन असते, त्याप्रमाणेच ब्रह्मही फार खोल (इंद्रिये, करीत होते. असे असतां जर मला असा काल वाणी, मन इत्यादिकांहून पलीकडे) आहे आणि आला आहे, तर हा ज्याला येणार नाहीं म्हणूनच तेथें प्रवेश होणे कठीण आहे. त्याला असा कोण आहे? हे देवाधिपते, प्रभावशाली आदि अथवा अंत नाहीं; त्याचीं विनाशी अशा सर्व महान्म्या द्वादशादित्यांचे तेज आणि अविनाशी अशीं देवन स्वरूपे आहेत; पूर्वीं मीं एकट्यानेच धारण केलेले होतों, मीच तें जरी आपल्या स्वरूपाचे ज्ञापक नाहीं, तरी जल धारण करीत होतों आणि वृष्टिही करीत बुद्धीमध्ये प्रतिविवरूपाने प्रविष्ट होऊन स्वरूप होतों. तसेच, इंद्रा, मी त्रैलोक्याला ताप देत स्फुराचे ज्ञापक बनते. अर्थात् बुद्धीमध्ये पडलेले होतों, एकट्याच जळकत होतों, वाटेल त्याचे आत्म्याचे प्रतिविवरूप जो जीव, त्याजवरून संरक्षण करीत होतों, वाटेल त्याचा समृद्ध आत्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान होते. जे लोक नाश करीत होतों, वाटेल त्याजकडून द्रव्यादि तत्त्ववेत्ते आहेत त त्याला अविनाशी असेच ग्रहण करीत होतों, वाटेल त्याला दान ह्याणतात. चित्त, इंद्रिये वर्गे जीं पंचमहाकरीत होतों, इंद्रियादिकांचेही संयमन करीत भूतांचीं कार्ये आहेत, त्यांमुळे आत्म्याच्या होतों, आणि नियमांचेही आचरण करीत स्वरूपाचा विपर्यास ज्ञालेला आहे. पण तो खरा होतों. कारण, मी सामर्थ्यसंपन्न असा लोकांचा नसून केवळ अविद्येमुळे आत्म्याच्या ठिकाणी अधिष्ठित होतों. पण, हे अमरनायका, तें माझे कल्पिलेला आहे. कारण, आत्म्याला हें स्वरूप सर्व प्रभुत्व प्रस्तुत नष्ट ज्ञालेले आहे. सांप्रत प्राप्त होणे शक्य नाहीं. ज्याच्या ठिकाणी कालचक्राने घेरून सोडल्यामुळे मला त्यांपकीं लीन ज्ञाल्यानंतर पुनर्जन्म प्राप्त होत नाहीं, कशाचाही भास होत नाहीं. इंद्रा, ह्या गोष्टीचा तेच आत्म्याचे खरे स्वरूप होय. कर्ता कांहीं मी नाहीं, तूही नाहींस आणि आत्मा हात्र सर्वांच्या लयाचे स्थान आहे. असाच दुसराही कोणी नाहीं. इंद्रा, कालगति त्याच्या ठिकाणी जर लीन व्हावयाचे नाहीं

तर मग दुसरीकडे कोठें लय पावणार ? प्राणी इंद्रांच्या ठिकाणीही पूर्वी ही होती व माझ्या कोणीकडेही जाऊ लागला तरी त्याला ठिकाणीही होती. पण, हे देवाधिपते, त्या आत्म्याचा वियोग होत नाहीं; आणि तो चपलेने त्यांचा आणि माझाही त्याग करून स्थिरपणे एके ठिकाणीच राहिला तरी आत्मा तुशा अंगिकार केला. आतां तूही अशा प्रकात्याचा त्याग करीत नाहीं. सारांश, आत्मा रचा ओहस हें कल्लून आले म्हणजे ती लव-सर्वव्यापक असल्यामुळे, प्राणी कोणत्याही करच दुसरीकडे गमन करील ! तेव्हां, इंद्रा, स्थिरीत कोठेही असला तरी तो त्याच्या शांत हो, पुनरपि असे आचरण करू नको. सञ्चितव असतो. तथापि सर्व इंद्रिये त्याला

(प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा व स्मृति या) पांचही प्रकारांनी पाहूं शकत नाहीत.

हा आत्म्यालाच कोणी अग्रे म्हणतात;

कोणी प्रजापति असेही झाणतात; कृतु, मास, भीष्म म्हणाले:—नंतर, युधिष्ठिर, महात्म्या अर्धमास, दिवस, क्षण, पूर्वाङ्ग, अपराह्न, मध्याह्न बळीच्या शरीरांतून बोहर पडणारी मूर्तिमान आणि मुहूर्त असेही कांहीं लोक यालाच म्हण- तेजस्विनी अशी लक्ष्मी इंद्रांच्या दृष्टीस पडली. तात. हाप्रमाणं हाचीं अनेकांनी अनेक स्वरूपे त्या दीपकांति लक्ष्मीला अवलोकन करतांच वर्णन केलीं असलीं, तरी वस्तुतः त्याचे स्वरूप इंद्राचे नेत्र आश्रयानें विकसित झाले आणि एकच आहे. इंद्रा, तोच काल असें समज. हे सर्व त्यांने बळीला प्रभ केला.

विश्व त्याच्याच अधीन आहे. इंद्रा, बळ व इंद्र म्हणाला:—बळे, आपल्या तेजांने झळ-पराक्रम हांनीं युक्त असणारे तळ्यासारखेच कणारी, बाहुभूषणे धारण करणारी, शिख-अनेक सहस्र इंद्र आजपर्यंत होऊन गेलेले डिनी आणि शोभासंपन्न अशी ही कोण स्त्री तुझ्या अोहोत. सामर्थ्यामुळे धुव होऊन गेलेला तूं शरीरांतून बोहर पडून उभी राहिलेली आहे ? देवांचा अधिपति आोहेस व तशी शक्तिही मोठी बळी म्हणाला:—इंद्रा, ही दैत्यस्त्री आहे, आहे. तथापि, इंद्रा, काळाचे सामर्थ्य फार किंवा देवस्त्री आहे, का मानुषी आहे, हे मला मोठें आहे; अर्थात् वेळ आली म्हणले तो कांहीं माहीत नाहीं. हवं तर तू तिला विचार तुझाही संहार करील. तोच हा सर्व विश्वाचा किंवा नको विचारू. तुला काय वाढेल तसें कर. संहार करीत असतो. तेव्हां, इंद्रा, मर्यादा इंद्र म्हणाला:—हे सुहास्यशालिनि, सोडून वागू नको. तूं असो, मी असो, अथवा बळीच्या शरीरांतून बोहर पडलेली, शिख-डिनी आमच्या पूर्वीचेही लोक असोत, त्यांना हा आणि शोभासंपन्न अशी तूं कोण आोहेस ? कालाचे अतिक्रमण करितां येणे शक्य नाही. मला माहीत नाहीं म्हणून विचारतो; तेव्हां तूं तुला ही अद्वितीय अशी राज्यलक्ष्मी प्राप्त मला आपले नांव सांग. सुदरी, हा दैत्य-झालेली आहे; आणि ही आपल्याच ठिकाणी श्रेष्ठाचा त्याग करून मजकडे येणारी व आपल्या वास्तव्य करणार असा तुशा समज आहे; तेजांने झळकणारी अशी तूं कोण आोहेस ? पण तो खोटा आहे. कारण, इंद्रा, लक्ष्मी ही लक्ष्मी म्हणाली:—माझे ज्ञान विरोचनाला कोवेही एका ठिकाणी स्थिरपणाने रहात नाहीं. नव्हतें व त्याचा पुत्र जो हा बाले त्यालाही तुझ्यापेक्षांही अव्यंत उत्कृष्ट अशा हजारे

अध्याय दोनशे पंचविसावा

—::—

लक्ष्मीचे सान्निध्य.

नाहीं. मला दुःसहा (सहन करण्याला अशक्य) असे म्हणतात. विधित्सा (कायं कर-पण्याची इच्छा) असेही माझे नांव आहे. तसेच मला भूति, लक्ष्मी आणि श्री असेही म्हणतात. इंद्रा, माझे ज्ञान तुलाही नाही आणि सर्व देवांनाही नाहीं.

इंद्र म्हणाला:—हे दुःसहे, तू जो ह्याचा त्याग करीत आहेस, तो चिरकाल वास्तव्य करण्याच्या इच्छेने मजसाठी करीत आहेस का ह्या बलचिक्याचसाठी ?

लक्ष्मी म्हणाली:—ब्रह्मदेव असो अथवा साक्षात् परमात्मा असो, तो मला कोणत्याही प्रकारे निर्माण करू शकत नाहीं. माझी प्राप्ति काळगतीनेच होते. सांप्रत तुजकडे येण्याचा माझा काल आलेला आहे, म्हणूनच मी तुजकडे आले आहे. ह्यास्तव, इंद्रा, तू माझा अवमान करू नको.

इंद्र म्हणाला:—हे शिखंडिनि, तू बलीचा त्याग कांव कोणत्या प्रकारे केलास, आणि, हे सुहास्यशालिनि, काय केले असतां तू माझा त्याग करणार नाहीस, हे मला सांग.

लक्ष्मी म्हणाली:—इंद्रा, सत्य, दान, व्रत, तप, पराक्रम आणि धर्म ह्यांच्याच आश्रयाने मी रहात असते. बलि हा ह्या गोष्टीपासून परावृत्त झाला होता. पूवा हा ब्राह्मणांचा हित-चिंतक, सत्यवादी आणि जितेंद्रिय होता; पण पुढे ब्राह्मणारीं द्वेष करू लागला आणि उच्छिष्ट स्थितींत असतां यांने धृताला शर्प केला. तसेच हा पूर्वीं यज्ञशील होता, तथापि पुढे कालानें नियंत्रित झाल्यामुळे ह्याच्या अंतःकरणाला मोह पडला; आणि त्यामुळे हा लोकांना ‘माझेच पूजन करीत जा’ असे सांगू लागला. म्हणूनच, इंद्रा, मी त्याजपासून निघाले. आतां इंद्रा, आतां माझा तिसरा भाग कोठे तरी घांगल्या मी तुजपारीं राहीन; पण तप आणि पराक्रम प्रकारे ठेवून दे.

ह्यांच्या योगांने सावधपणे त्वां माझे रक्षण केले पाहिजे.

इंद्र म्हणाला:—हे कमलालये, जगामध्ये देव, मनुष्य किंवा इतर प्राणी ह्यांमध्ये असा एकही पुरुष नाहीं, कीं जो एकटाच तुला सहन करू शकेल !

लक्ष्मी म्हणाली:—इंद्रा, खरेच ! गंधर्व, देव, वैत्य किंवा राक्षस ह्यांपैकीं कोणाही एकट्याला माझा योग सहन करतां थेणे शक्य नाहीं.

इंद्र म्हणाला:—हे कल्याणि, मीं काय केले असतां तूं सौदेव मजपाशीं राहशील तें मला खरें सांग, म्हणजे मी तुझ्या सांगण्याप्रमाणे कीन.

लक्ष्मी म्हणाली:—मी तुझ्यापाशीं सौदेव कोणत्या उपायांने राहीन तें सांगते, ऐक. इंद्रा, तू वेदप्रतिपादित विधींच्या अनुरोधाने मला चार ठिकाणीं विभागून दे.

इंद्र ह्याणाला:—लक्ष्मि, मी तुला माझ्या सामर्थ्याप्रमाणे चार ठिकाणीं ठेवतो; परंतु तुझ्या समीप माझा अतिक्रम केव्हांही होऊन नये. आतां, सर्व प्राण्यांच्या उत्पन्निला कारणीभूत आणि सर्व प्राण्यांना धारण करणारी अशीं जी भूमि, ती तुझा एक भाग सहन करू शकेल. कारण, ती समर्थ आहे असे मला वाटते.

लक्ष्मी ह्याणाली:—इंद्रा, माझा हा एक भाग भूमीवर ठेवला व तो तेथे स्थिरही झाला. आतां दुसरा भाग कोठे तरी ठेव.

इंद्र म्हणाला:—मनुष्यलोकांत पसरणारे द्रव्यरूपी जल हेच तुझा भाग सहन करण्याविषयीं समर्थ आहे. ह्यास्तव तेंच तुझा भाग सहन करो.

लक्ष्मी ह्याणाली:—हा माझा दुसरा भाग जलामध्ये ठेवला व तो स्थिरही झाला. ह्यास्तव, नियंत्रित झाल्यामुळे ह्याच्या अंतःकरणाला जलामध्ये ठेवला व तो स्थिरही झाला. आतां इंद्रा, आतां माझा तिसरा भाग कोठे तरी घांगल्या.

इंद्र ह्याणाला:—देव, वेद, आणि यज्ञ हांना जो आधारभूत आहे, तो अग्नि तुझ्या तिसऱ्या भागाला उक्तुष्ठ प्रकारे धारण करू शकेल.

लक्ष्मी ह्याणाली:—हा मी आपला तिसरा भाग अग्नीमध्ये ठेवला व तो स्थिरही झाला. आतां, इंद्रा, माझा चौथा भाग तू कोटे तरी चांगल्या प्रकारे ठेव.

इंद्र ह्याणाला:—मनुष्यलोकीं जे वेदनिष्ठ आणि सत्यवादी सत्पुरुष आहेत ते तुझा अंश सहन करोत. सत्पुरुषांना तुझा अंश सहन करण्याचे सामर्थ्य आहे.

लक्ष्मी ह्याणाली:—हा माझा अंश सत्पुरुषांच्या ठिकाणी ठेवला व तो स्थिरही झाला. इंद्रा, याप्रमाणे तू भूतांच्या ठिकाणी मला अंशरूपाने ठेवली आहेस; आतां माझे तू सर्व वाजूनीं संरक्षण कर.

इंद्र ह्याणाला:—मी तुला काहीं महाभूतांच्या आणि प्राण्यांच्या ठिकाणीं विमक करून ठेवली आहे. तेव्हां तुला जो कोणी प्रतिबंध कडे चालता झाला. अस्तु; ह्याप्रमाणे, राजा, करील, तो शासनास पात्र होईल. हें माझे ज्याला अंहकाराचा स्पर्शही नाही. असे बर्लीने सांगण सर्वांनी अवण कराव.

याप्रमाणे लक्ष्मी आणि इंद्र यांचा संवाद निघून गेला. शाल्यावर लक्ष्मीने त्याग केलेला दैत्यांचा राजा बळि बोलू लागला.

बळि श्वर्णाला:—जेव्हां सूर्य पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर हा चारही दिशांना संतप्त करील आणि ब्रह्मदेवाच्या दिवसाचा मध्यभाग होऊन सूर्याचा अस्तच होण्याचे बंद होईल, तेव्हां पुनरपि देव व दैत्य यांमध्ये युद्ध होईल व त्या वेळीं मी तुम्हांला जिंकीन. इंद्रा,

१ इंद्राने जे हे लक्ष्मीचे अंश मनुष्यलोकामध्ये ठेवले, त्यापैकी द्रव्यरूपी अंश भूमीमध्ये, तीर्थादि पुण्यरूपी अंश जलामध्ये, यज्ञादि धर्मरूपी अंश अग्नीमध्ये व विद्यारूपी अंश सत्पुरुषामध्ये ठेवला.

जेव्हां एकटाच सूर्य आकाशामध्ये राहून सर्व लोकांना ताप दैर्ल, तेव्हां देवदैत्यांमध्ये होणाऱ्या युद्धांत मी तुझा पराजय करीन.

इंद्र श्वर्णाला:—बळे, तुला ठार करून नये अशी मला ब्रह्मदेवाने भाजा केली आहे, म्हणूनच मी तुझ्या मस्तकावर वत्र सोडीत नाही. हे दैत्यश्रेष्ठा, तू आतां स्वेच्छेने गमन कर. तुझे कल्याण होवा. आकाशाच्या मध्यभागी सूर्य सौदैव केव्हांही तळपत राहणार नाही. कारण, त्याचा नियम ब्रह्मदेवाने प॑र्वचि ठरवून ठेवलेला आहे. सत्याच्या आश्रयाने हा सर्व लोकांना प्रकाशित करीत त्यांच्या भोवतीं फिरत असतो. त्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण असे सहा सहा महिन्यांचे दोन मार्ग आहेत. त्या मार्गांनी जाऊनच तो लोकांना शीत आणि उष्णाता देत असतो.

भीम श्वर्णाले:—हे भरतकुलोपचारा, याप्रमाणे इंद्राने भाषण केले असतां दैत्यश्रेष्ठ बळि दक्षिण दिशेकडे निघून गेला व इंद्रही उत्तरे तेव्हां तुला जो कोणी प्रतिबंध कडे चालता झाला. अस्तु; ह्याप्रमाणे, राजा, करील, तो शासनास पात्र होईल. हें माझे ज्याला अंहकाराचा स्पर्शही नाही. असे बर्लीने सांगण सर्वांनी अवण कराव.

जे भाषण केले, ते ऐकून इंद्र स्वर्गलोकी

अध्याय दोनरों सविसावा.

—::—

इंद्र आणि नमुचि झांचा संवाद.
भीम श्वर्णाले:—युधिष्ठिरा, झासंबंधानेच नमुचि आणि इंद्र ह्यांच्यामध्ये पूर्वी झालेला संवाद इतिहास म्हणून सांगत असतात. तो असा:—पूर्वी लक्ष्मीने नमुचीचा त्याग केला असतांही तो समुद्राप्रमाणे अक्षोभ्य स्थितीत राहिलेला होता. त्याला प्राण्यांच्या उत्पत्तीचे व प्रलयाचे ज्ञान होते. एकदा इंद्र त्यास श्वर्णाला, “हे नमुचे, तुझे वैभव नष्ट झाले

असुन तू स्थानभ्रष्ट व शत्रुंच्या अंकित होऊन पाशबद्ध झालेला आहेस; तेव्हां हाबदल तुला शोक होत नाहीं का ?

ती अवश्य घडतेच. ब्रह्मदेव ज्या ज्या गर्भाणे शयामध्ये प्राण्याची योजना करतो, त्या त्या ठिकाणीच त्याला रहावें लागते, -त्याची स्वतःची

नमुचि म्हणाला:-—इद्रा, शोक अनिवार इच्छा असेल तेथे त्यास रहावयास मिळत झाला म्हणजे शरीराला पीडा होते आणि नाहीं. सांप्रत मला जी स्थिति प्राप्त झाली शत्रुंना आनंद होतो. सारांश, शोकापासून कों आहे, ती अशी ब्रह्मवयाचीच, अशी ज्याची त्याही प्रकारे साहाय्य होत नाहीं, म्हणूनच सर्वदा भावना असते, त्याला केव्हांही मोह मी शोक करीत नाहीं. हा जगतांत जे कांहीं पडत नाहीं. प्राण्यांना कालगतीचे आघात आहे त्या सर्वांचा शेवट ब्रह्मवयाचाच असतो होत असतात व त्यामुळच त्यांना सुख हे देवाधिपते, संताप करून घेतला म्हणजे अथवा दुःख होते. त्या सुखदुःखांची रूप नष्ट होते, लक्ष्मीचा नाश होतो आणि योजना करणारा वस्तुतः कोणी प्राणी आयुष्याचा व धर्माचाही क्षय होतो. ह्यास्तव नसतो. असे असतां एखाद्याचा शत्रु विनाश उत्पन्न करणारे जे दुःख प्राप्त होईल दुसऱ्याला होणाऱ्या दुःखाचा उत्पादक मां त्याजकडे लक्ष न देतां सुझ पुरुषांनें अंतः:- आहे असे मानीत असतो, ही शोचनीय करणामध्ये कल्याणमय व प्रिय अशा परमा गोष्ट होय. क्रुपि, देव, मोठमोठे दैत्य, वेदत्रयाचे त्यांचे ध्यान करावे. ज्या ज्या वेळी मनुष्य ज्ञान असलेले पुरुष आणि बनामध्ये वास्तव्य कर-आणले अंतःकरण परमेश्वराकडे लावील, त्या णारे मुनि ह्यांपैकी ह्या लोकामध्ये कोणावर संकटे त्या वेळी त्यांचे मनोरथ पूर्ण होतील यांत येत नाहींत? अर्थात् त्या सर्वांचे येतात पण ज्यांना संशय नाहीं. तो परमात्मा हा एकदय त्यांचा आदि आणि अंत यांचे ज्ञान असते ते जगताचा शास्ता आहे, दुसरा कोणीही शास्ता नाहीं. मनुष्य गमधारियामध्ये असला तरी तो शास्ता त्यांचे शासन करीत असतो. खोल प्रदेश तो होत नाहीं, क्रेश पावत नाहीं, व आनंद-शांतून जाणारे पाणी ज्याप्रमाणे वहात असते, ही पावत नाहीं; तसेच द्रव्यसंबंधी आणि त्याप्रमाणे त्यांनें जशी योजना केली आहे इतरही संकटे ओढवलीं तरी शोक न तसा मी वागत आहे. मला प्राण्यांच्या उत्पन्नांतो हिमाचलापमाणं स्वभावतः च तीच आणि प्रलयाचे ज्ञान आहे. ज्ञानापासून स्थिर असतो. अत्यंत उत्कृष्ट प्रकारे श्रेष्ठ अशा परमात्म्याची प्राप्ति होते हेही मी आपले कार्य सिद्ध झाले म्हणून जो वेकाम जाणीत आहे, तथापि मी ज्ञान संपादन करीत होऊन जात नाहीं, कालगतीने संकट ओढून नाहीं. धर्म व अधर्म हा दोहोंच्या मागांतील वले ह्याणून जो मूढ बनत नाहीं, आणि सुख कर्म मजकून घडत आहेत. हे माझे सर्व असो वा दुःख असो—ते जो तटस्थपणांने वर्तन परमात्म्याच्या योजनेच्या अनुभवीत असतो, तोच मनुष्य श्रेष्ठ होय. मनुरोधांने चाललेले आहे. मनुष्याला ज्या ज्यांचा जी जी स्थिति प्राप्त होईल त्या त्या ज्या वेळी जे मिळतेच; आणि ज्या ज्या वेळी रहावे; आणि कष्ट देणारा मानसिक संताप अशा जी गोष्ट घडावयाची असते त्या त्या वेळी रीतीने शरीरांतून काढून याकावा. इद्रा, लहान,

मोठी अथवा मध्यम अशी एकही सभा नाही, कंजीमध्ये सदैव भीति नाही. विद्वान् लोक जीं कर्म त्याला श्रेयस्कर असे काय असते, हें मला कृपा करून सांगा.

मोठी अथवा मध्यम अशी एकही सभा नाही. विद्वान् लोक जीं कर्म त्याला श्रेयस्कर असे काय असते, हें मला कृपा करून सांगा.

करितात त्यांचे फल काय मिळणार हें कळणे भीष्म म्हणाले:—हे राजा, स्त्रीपुत्रादि-
दूरापास्त असते. मोह पावण्याचा प्रसंग आला कांचा वियोग घडला व द्रव्याचा आणि सुखाचा नाश होऊन भयंकर संकट ओढवले, तर तशा स्थितीत धैर्य हेंच श्रेयस्कर होय. सदैव ज्ञानवृद्ध पुरुषावर दुस्तर असेही संकट ओढवले धैर्यसंपन्न असणाऱ्या पुरुषाच्या शरीराचा आणि तो पदच्युत झाला तथापि तो मोहग्रस्त होत नाही. जें केबांही प्राप्त होण्यासारखे नसते तें मंत्रसामर्थ्यानें, शौर्यानें, ज्ञानानें, उद्योगान, सुखभावानें, सदाचारानें अथवा विष्णु अशा द्रव्यानेही मिळत नाही; मग ते मिळाले नाही म्हणून शोक कशासाठी? माझ्या जन्मकाली नाश होत नाही; त्याचा शोक सहजच न टाकते; तो उत्कृष्ट प्रकारे निरोगी असतो; आणि शरीर आरोग्यसंपन्न असल्यामुळे त्याला पुनरपि पूर्वैभव प्राप्त होते. वा युधिष्ठिरा, जो मनुष्य सात्त्विक वृत्तीचा आश्रय करून असतो, त्याच्याच टिकाणीं सामर्थ्य, धैर्य आणि क्रियाशक्ति हीं असतात. युधिष्ठिरा, हासंबंधानेही बलि आणि इंद्र हांजमध्ये झालेला एक पाचीन संवाद इतिहास म्हणून सांगत असतात. तो असा—

पूर्वी देव व देव्य हांमध्ये संग्राम होऊन दैत्यदानवांचा संहार झाला, तेबांही श्रीविष्णुने बैलोक्य आक्रमण केले, इंद्र देवांचा राजा झाला, देवतांचे अर्चन होऊ लागल, चातुर्वर्ण्य द्यवस्थितपणे सुरु झाले, बैलोक्य वैभवसंपन्न झाले, आणि विष्णवत्याला आनंद झाला. अशा प्रसंगी रुद्र, वस, आदित्य, अश्विनीकुमार, कृष्ण, गंगधर आणि सर्पाधिपति हांना बरोबर घेऊन शोभासंपन्न व बेकाम न होणाऱ्या अशा चतुर्दंत गजश्रेष्ठ ऐरावतावर आरोहण करून इंद्र बैलोक्यामध्ये संचार करू लागला. तेबांही कोणे एके समयीं समुद्राच्या कांठीं एका पर्व-युधिष्ठिर म्हणाला:—हे भरतकुलश्रेष्ठ तांच्या गुहेत त्याची आणि विरोचनपुत्र बालि पितामह, माझ्या शंकांचीं उत्तरे उत्कृष्ट प्रकारे हाची गांठ पडली व तो त्याजपाशी गेला. सांगणारे आपणाच आहां; हास्तव मी आपणांला पुनः विचारतों कीं, राजन्, वांधवांचा करून व देवगणांना बरोबर घेऊन आला आहे अथवा राज्याचा नाश होऊन मनुष्यावर भयं-असें पाहूनही त्याच्या ऐश्वर्यामुळे बलाला कर संकट कोसळले म्हणजे त्या स्थितीत वाईट वाढले नाही, अथवा क्लेशाही झाले नाहीत

अध्याय दोनशे सत्ताविसावा.

—::—

इंद्र व बलि यांचा संवाद.

(कालसामर्थ्यवर्णन.)

युधिष्ठिर म्हणाला:—हे भरतकुलश्रेष्ठ तांच्या गुहेत त्याची आणि विरोचनपुत्र बालि पितामह, माझ्या शंकांचीं उत्तरे उत्कृष्ट प्रकारे हाची गांठ पडली व तो त्याजपाशी गेला. सांगणारे आपणाच आहां; हास्तव मी आपणांला पुनः विचारतों कीं, राजन्, वांधवांचा राजा, देवाधिपति इंद्र ऐरावतावर आरोहण करून व देवगणांना बरोबर घेऊन आला आहे अथवा राज्याचा नाश होऊन मनुष्यावर भयं-असें पाहूनही त्याच्या ऐश्वर्यामुळे बलाला कर संकट कोसळले म्हणजे त्या स्थितीत वाईट वाढले नाही, अथवा क्लेशाही झाले नाहीत

तेब्हां बलि निविकार स्थितींत निर्भयपणे आहे केलेला आहे, अशा स्थितींत हा तुझ्या वल्ग-असें पाहून ऐरावतारूढ इंद्र त्याला ह्याणाला, नांचा काय उपयोग? हे पुरुदेत्यनाशका, “हे दैत्या, आपले ऐश्वर्य आम्हां शत्रूंच्या हातीं तू वज्र उग्राळून उभा आहेस हें मी पहात गेलेले पाहून सुद्धां तुला क्षेत्र होत नाहीत आहे. तूं पूर्वीं अगदीं निर्बल होतास; पण ह्याचें कारण काय?—तुझे शौर्य, वृद्धसेवा कीं तुला कशीबशी इंद्रपदाची प्राप्ति शाली. असें तपाच्या योगाने घडलेला संस्कार? हे असतां अशा प्रकारचीं कठोर भाषणे तुझ्या-विरोचनपुत्रा, अशा रीतीने राहतां येणे वांचून दुसरा कोण करूं शकणार आहे? जो सर्वथैव कठीण आहे. तूं आपल्या अत्यंत उत्कृष्ट पुरुष अंगीं सामर्थ्य असतांही, आपल्या ताव-अशा पदापासून ब्रट शालेला आहेस व शत्रूंनी डीत सांपडून हस्तगत शालेल्या शूर शत्रूवर तुला आपल्या अंकित करून सोडले आहे. दया करील, तोच खरा पुरुष होय. परस्प-अशा स्थितींत तुला शोक शाला पाहिजे. असें रांशीं झगडा करणाऱ्या पुरुषांमध्ये संग्राम असतां तो होत नाहीं, तेब्हां तूं कशाचें अव-सुरु शाला ह्याणजे जय कोणाचा होईल ह्याचा लंबन केलेले आहेस? पूर्वीं तूं आपल्या जाती-निश्चय नसतो. एवढे मात्र खरें कीं, एक मध्ये शेष होतास व अद्वितीय असा सुखोप-विजयी व्हावयाचा व एक पराजय पावाव-भोगही घेतला होतास; आणि आतां शत्रूंनी याचा. हे देवेशेषा, मी सर्व प्राण्यांचा अधितुझे राज्य व संपत्ति हीं हरण केलीं आहत; पति जो बलि, त्याला आपल्या सामर्थ्यांने असें असतांहीं तुला वाईट कसें वाढत नाहीं? पराक्रम गाजवून पराजित केले असें तुला पितृपितामहादि क्रमानें प्राप्त शालेल्या राज्य-वायावयाचें कारण नाहीं. इंद्रा, तुला अशी स्थिति पदावर पूर्वीं तुझी सत्ता होती आणि आतां प्राप्त शाली आहे ती कांहीं तुझ्या कर्तव्यामुळे शत्रूंनी तें तुझे राज्य घेतलेले आहे, हें पाहून नव्हे, अथवा मला जी अशी स्थिति आली देखील तुला शोक कसा होत नाहीं? तुला आहे ती कांहीं माझ्या कर्मामुळे नव्हे. आज वरुणाच्या पाशांनीं बद्ध करून वज्राचे प्रहार जी तुझी स्थिति आहे तीच पूर्वीं माझी होती केले व तुझ्या स्थित्या आणि धन हींही शत्रूंनी आणि आज जी माझी आहे तीच पुढे तुझी हरण केलीं, तथापि तुला कष कसेहोत नाहीं? होणार आहे. ‘मीं हें इंद्रपदसंपादनसूरी तूं संपत्ति आणि ऐश्वर्य ह्याणासून ब्रट शाला दुष्कर कर्म केले आहे’ अशी घेंड मारून आहेस, तथापि शोक करीत नाहींस. अशा तूं माझा अपमान करूं नको. कारण, सुख रीतीने राहतां येणे फार कठीण आहे. ब्रैलो-अथवा दुःख ह्यांची प्राप्ति कालगतीनेच होत क्यावर असलेले आपले राज्य नष्ट शाले असते. इंद्रा, तुला देखील कालगतीनेच इंद्र-म्हणजे जिवंत राहण्याचा तरी उत्साह कोणाला पदाचीं प्राप्ति शालेली आहे,—ती कांहीं तुझ्या असणार आहे?

युविधिरा, हीं व अशाच प्रकारची दुसरींही लोटीत आहे, आणि तुलाही कालच वर काढीत वाक्ये इंद्रानें अनादरपूर्वक उच्चारलीं, तथापि आहे. म्हणूनच आज तुझी स्थिति मला नाहीं गडवडून न जातां स्वस्थपणे तीं ऐकून विरो-

शुश्रूषा, देवतांचे अर्चन अथवा दुसऱ्याही शुश्रूषा, देवतांचे अर्चन अथवा दुसऱ्याही कोणत्या सत्क्रमाचीं आचरण हें कांहीं मन-

बलि ह्याणाला:

—इंद्रा, माझा पूर्णपणे निग्रह कोणत्या सत्क्रमाचीं आचरण हें कांहीं मन-

ज्याच्या सुखाचें खरे साधन नव्हे. कारण, गडबडून तरी कसा जाणार ! मी असो अथवा कालानें नियंत्रित केलेल्या मनुष्याचें संरक्षण मजसारखा दुसराही कोणी असो, तो कालानें विद्या, तप, वंदु अथवा मित्र हाँपैकीं कोणीही सर्वदा वेरलेलाच आहे. हणूनच संकटाशी करू शकत नाहीं. पुढे जीं संकटे ओढवणार गांठ पडली ह्याणजे त्याची बुद्धि फुटून गेलेल्या त्यांजवर जरी शेंकडों प्रत्याधात केले, तरी नौकेसारखी बनते व तिला कळू भोगवे लागतात. ज्ञानाचें सामर्थ्य नसेल तर मनुष्याला ह्या इंद्रा, मी, तू अथवा पुढे जे कोणी दुसरेही देवा-संकटाचें निवारण करितां येत नाहीं. काल-धिपति होतील त्यांनीं जो मार्ग आक्रमण गतीचे आधात होऊं लागले ह्याणजे कोणाला- करावयाचा तो पूर्वी शेंकडों इंद्रांनीं आक्रमण ही त्यापासून संरक्षण करितां येत नाहीं. केलेलाच होय. इंद्रा, तू आतां अजिंक्य असून सारांश, कालगतीनेच सर्व गोष्टी घडून मोळ्या वैभवानें झटकतो आहेस, तथापि ही येत असतां, इंद्रा, तू स्वतःलाच कर्ता समजत दशा पारिपक स्थितींत आली ह्याणजे माझ्याआहेस ही मोठी शोचनीय गोष्ट होय. ज्याच्या प्रमाणे तुलाही काल हीन दशेला पोहोचवील. हातून क्रिया घडते तोच जर कर्ता असेल, कालगतीनें युगक्रमानें देवतांचे हजारों इंद्र आज-तर मग त्याजकडून कार्य घडवून आणणारा वर होऊन गेलेले आहेत. आतां ही स्थिति प्राप असा दुसरा कोणीही केवळाही असण्याचे शाळ्यामुळे तू आपल्याला धन्य समजत आहेस, कारण नाहीं; कारण, कर्ता हा स्वतंत्र असतो. आणि सर्व प्राण्यांचा उत्पादक जो ब्रह्मा त्याच्यापण ज्याच्याकडून क्रिया घडून येतात त्या- प्रमाणेच स्वतःला शाश्वत समजत आहेस, पण जकडून त्या घडवून आणणारा असा दुसरा तुला मिळालेले हें पद स्थिर नाहीं, अविनाशी कोणी तरी (काल) आहे. म्हणूनच, ज्याच्या- नाहीं व हाजवर कोणाचा अधिकारही नाहीं. कडून क्रिया घडून येतात त्याच्या ठिकाणी तुझी बुद्धि मूर्खपणाची आहे ह्याणून ‘ हें माझे त्या घडवून आणण्याचे सामर्थ्य नसते. काला- आहे ’ असे तू समजत आहेस; जे विश्वासास चाय गतीने भी तुझा पराजय केला हेता पात्र नाही त्याजवर तू विश्वास ठेवीत आहेस; व कालगतीनेच तूही माझा पराजय केला आणि जे स्थिर नाहीं त्याला तू विश्वर समजत आहेस. मनुष्याच्या ठिकाणी गति असतो, परंतु आहेस. पण ह्याला तुझा तरी काय उपाय काल हाच त्या गतीचा उपयोग करणारा असतो. आहे ! कालानें पछाडलेल्या पुरुषाची स्थिति काल हाच लोकांकडून सर्व क्रिया घडवून आणीत अशी होतेच. तू अज्ञानामुळे ही राज्यलक्ष्मी असतो. इंद्रा, तुझी बुद्धि असंस्कृत आहे, माझी आहे ’ असे समजून तिच्या प्राप्तीची ह्यामुळे तुला कालगतीचे ज्ञान नाही. तू आप- हच्छा करीत आहेस, पण वस्तुतः ती केवळाही त्याच कर्माने श्रेष्ठत्व वावला आहेस असे कायमची तुझी नव्हे, माझी नव्हे आणि दुस-समजून कांहीं लोक तुझा बहुमान करीत न्याही कोणाची नव्हे. इंद्रा, इतर पुण्यकळ आहेत, पण वस्तुतः त्यांत तुझ्या कर्मचा लोकांना सोडून ही आतां तुजकडे आली आहे; कांहीं संबंध नाहीं. लोकांची ही गति माहीत पण ही चंचल असल्यामुळे, कांहीं कालपर्यंत असल्यामुळे, कालाचे कितीही आधात ज्ञाले तुजपाशीं राहील व गाय गोठचांतून सुटून दुसरी-म्हणून मजसारखा मनुष्य कसा कटी होणार ? कडे जाते तशी पुढे ही दुसरीकडे जाईल. त्याला मोह तरी कसा पडणार ? आणि तो इंद्रा, पूर्वी जे अनेक राजे लोके होऊन गेले

आहेत, त्यांची गणनाही करण्याविषयीं मी त्यांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त झालेले असमर्थ आहेत. तसेच पुढे ही तुझ्यापेक्षां अतिशय होतें. तथापि त्या महात्म्यांना केवळांही ऐश्वर्य-मोठे असे राजे होतील. इंद्रा, वृक्ष, औषधि, मद झालेला नव्हता. ते सर्व योग्यतेनुसूप रत्ने, प्राणी, वने आणि खाणी हांनीं युक्त दान करीत असत, त्यांना मात्स्याचा गंधही असलेल्या ह्या पृथ्वीचा ज्यांनीं पूर्वी उपभोग नव्हता, ते सर्व प्राण्यांरीं सारख्याच प्रकारे घेतला ते कांहांही आज अस्तित्वावांत नाहींत. वागत असत, ते सर्व श्रीशंकराचे भक्त असल्या-पृथू, ऐल, मय, भीम, नरक, शंबर, अश्ववीरी, मुळे पार्वतीला पुत्राप्रमाणे असत, आणि ते पुलोमा, अनेक ध्वज असलेला स्वर्मनु, पन्हावद, प्रजेला आपलीं अपत्यें असेच समजत असत; नमुचि, दक्ष, विप्रचिन्ति, विरोचन, लज्जासंपन्न तथापि, इंद्रा, शत्रूंना ताप देणारे ते तेजांने सुहोत्र, भूरिहा, पुष्पवान्, वृष, अमोखास्व देवीपृथ्यमान् आणि महाबलाढ्य असे राजे क्रष्ण, बाहु, कपिलाक्ष विरुपक्ष, बाण, कार्त- काळांने धुळीस मिळविले. त्याचप्रमाणे, इंद्रा, स्वर, वह्नि, श्वदंट, निर्वृति, संकोच, वरीताक्ष, तुलाही ही पृथ्वी उपभोग घेतल्यानंतर जेव्हां वराहाश्व, सुचिप्रभ, विश्वजित, प्रतिरूप, वृषाणु, पुन: सोडावी लागेल, तेव्हां आपला शोक विष्कर, मधु, हिरण्यकशिपु, दनुकुलोत्पन्न आवरून धरितां येणे शक्य नाहीं. तेव्हां आतां कैटम हे व हांखेरीज दुसरेही अनेक दैत्य, इष्ट अशा विषयोपभोगाची इच्छा सोडून दे दानव आणि राक्षस मार्गे, अलीकडे व फार आणि ह्या लक्ष्मीमदाचा त्याग कर; म्हणजे प्राचीन काळीं होऊन गेलेले आहेत. दैत्यांचे राज्याचा नाश झाला तरी तुला शोक सहन व दानवांचेही अनेक अधिष्ठित आमच्या करितां येईल. शोक करण्याचा प्रसंग आला ऐकण्यांत आहेत. पूर्वी अनेक दैत्यश्रेष्ठ ह्या तरीं तूं शोक करूं नको. मार्गे अमुक केले सर्वानाच बसलेला आहे. कारण, कालांचे आहे किंवा पुढे करीन असे मनांत न आणतां सामर्थ्य अमर्याद आहे. इंद्रा, तूं एकट्यानेच जे तात्कालिक असेल तेवढेच करीत जा. इंद्रा, शंभर यज्ञ केले आहेस असे नाहीं, तर पूर्वीच्या मी सैद्व आपल्या कायांमध्ये दक्ष होतो, ह्या सर्व राजांनी तितके यज्ञ केलेले आहेत. तथापि जर मजवारही काळांने आव्हास न करतां हे सर्वच राजे धर्मविषयीं तत्पर, सैद्व यज्ञ झडप घातली, तर तो लवकरच तुजवरही करणारे, अंतरिक्षांतून गमन करणारे, शत्रू- खास झडप घालली. हें मी बोलतों समोर ठाकून संघाम करणारे, कवच धारण हाबदल तूं क्षमा कर. इंद्रा, मला त्रास करणारे, परिधांप्रमाणे विशाल व पुष्ट बाहु अस- यावा या उद्देशानेच तूं कठोर बोलत आहेस, लेले, शेंडों मायांचे प्रयोग करणारे, आणि आणि मला बद्ध केले म्हणून तूं आपल्याला वाटेल तें रूप धारण करूं शकणारे होते. संग्रा- धन्य समजत आहेस. कालांने प्रथम मजवर मांत गेल्यानंतर ह्यांकीं कोणाचा पराजय झडप घातली आणि नंतर तो तुझ्यामागून झाल्यांचे आमच्या ऐकण्यांत नाहीं. हे सर्व धावू लागला आहे. इंद्रा, कालांने पूर्वी माझा सत्यवतनिष्ठ, स्वच्छदण्णे संचार करूं शकणारे, नाश केला, म्हणूनच आतां तुझ्या ह्या गर्जेना वेदविषयक नियमांचे आचरण करणारे व बहु- चाललेल्या आहेत! मी क्रुद्ध झालों म्हणजे समरां- श्रुत असून सामर्थ्यसंपन्न होते आणि ह्याणूनच गणांत माझ्या समोर उभा राहण्याची कोणाची

आती आहे ? पण, इंद्रा, तृती काल बलवत्तर तुझ्या मस्तकावर फेंकून फोडले, यापेक्षां मी आहे, म्हणूनच तू माझ्या समोर उमा आहेस. अधिक काय करूं शकणार ? इंद्रा, कालगतीचे पुढे मात्र जे युद्ध होणार आहे त्यांत तुला अतिक्रमण करणे अशक्य आहे. एका मुट्ठी-माझ्या समोर उमें राहतां येणार नाही. हेच्या प्रहारासरर्शी तुला ठार करून तुझ्या युद्ध लवकरच एक हजार वर्षांनी होइल. वज्राचे तुकडे करून याकावे असें मला कारण, माझे तेज भयंकर असून माझ्या कोण-वाटत नाहीं असें नाहीं ! पण, इंद्रा, हा परात्याही अवयवामध्ये स्वस्थता नाहीशी झालेली क्रमाचा काल नव्हे, -हा सहन करण्याचाच काल आहे. सांप्रत मात्र मी इंद्रपदापासून ब्रह्म झालों आलेला आहे. ह्याणूनच, माझा पराक्रम तुला आहे व तू स्वर्गामध्ये इंद्र होऊन बसला आहेस. सहन करितां येणे जरी अगदी अशक्य आहे, हा मृत्युलोक फार आश्रयमय आहे. ह्यामध्ये तरीही मी तुझी कृत्ये सहनच करीत आहे. कालगतीने तू उपास्य होऊन राहिलेला आहेस. पूर्वी माझी अशी स्थिति असतां जेव्हां काल इंद्रा, तू काय केलेस म्हणून आज इंद्र परिपक दशेस आला, तेव्हां कालरूपी अभीने झालास ? आणि आम्ही तरी काय केले मला व्याप करून सोडले, आणि मृत्युच्या म्हणून इंद्रपदापासून ब्रह्म झालों ? उत्पत्ति पाशांने मी बद्ध होऊन गेलों, ह्याणूनच तू आणि विकार ह्या सर्वांना कारण केवळ माझ्यासंबंधाने अशा वलगा करीत आहेस. कालच आहे, दुसरे काही नाही; म्हणूनच ज्याप्रमाणे एखाद्या पश्चला दोरीने बांधावे, नाश, मरण, पैशवंद, सुख, दुःख, प्रभुत्व आणि अप्रभुत्व हीं जरी पूर्णपर्णे प्राप झालीं तरी असा कालरूपी हा भयंकर श्यामवर्ण पुरुष ज्ञानसंपन्न मनुष्यानें त्यावहल आनंद मानून मला बद्ध करून राहिलेला आहे. लाभ, हानि, नये अथवा क्षेशी वाटू देऊ नये. इंद्रा, आम्ही कसे होतां हें तुलाच माहीत आहे मोक्ष ह्या सर्वांचा कालगतीने योग आणि तू कसा होतास हेंही मला माहीत घडतो. ह्या गोटीचा कर्ता मी नाहीं आहे. मग, निलंजजा ! आतां अशा तंहेचा काळ आला म्हणून माझ्यापुढे कशाला वलगा करतोस ! पूर्वी माझे शौर्य किंती होतें होय. तो वृक्षावरील फलाप्रमाणे मला पक आणि मी संग्रामामध्ये किंती पराक्रम गाजवीत करीत आह. इंद्रा, ज्या गोटी करीत असतां होतों तें तुला अवगतच आहे. ह्या माझ्या एके वेळी कालगतीने सुखप्राप्ति होते, त्याच गोटी दृष्टांताला पुरेशा आहेत. पूर्वी, इंद्रा, केल्या असतां दुसऱ्या वेळी दुःखप्राप्ति होते. आदित्य, रुद्र, साध्य आणि वसु ह्यांना मी हें कालज्ञान असलेले म्हणजे मनुष्य कालाच्या जिंकून सोडलेले होते. इंद्रा, तुला माहीतच आहे तावढींत सांपडला तरी शोक करीत नाहीं. कीं, पूर्वी देवदैत्यांच्या संग्रामामध्ये मी एकत्र म्हणूनच, इंद्रा, मीही शोक करीत नाहीं. जमलेल्या देवांचा वेगाने मोड केला होता. शोकापासून कांहीं साहाय्य होतें असें नाहीं. तसेच, ज्यावर अरण्ये व अरण्यचर प्राणी ज्या अर्थी मनुष्य शोक करीत बसला तरी आहेत आणि ज्यांची शिखरे याकीप्रमाणे त्याच्या शोकामुळे कांहीं दुःख कमी होत कठीण आहेत असे पर्वत संग्रामामध्ये मी नाहीं, त्या अर्थी शोक करण्यामध्ये कांहीं

सामर्थ्यजनकत्व नाहीं. म्हणूनच, इद्रा, मी त्याचा प्रतिकारही करितां येणे शक्य नाहीं. आतीं शोक करीत नाहीं !

यशमाणे बुद्धिं भाषण केले असतां पाक-शासनं भगवान् सहस्राक्ष इंद्र शांत होऊन म्हणाला, “बले, मी हातीत घेऊन उगारलेले बत्र अंजि वरुणाचे पाश ह्याना पाहून कोणाची नुद्दि व्यथा पावणार नाहीं?—प्राणहारक भूद्धीही बोबडी वल्ले ! पण तुझी तस्वदर्शिनी असून स्थिर आहे, ह्यामुळेच ती कुश पावत नाहीं. हे सत्यपराक्रमा, तुझ्या कसा मरण पावला ?” असे लोकांचे प्रलाप टिकाणी घैर्य आहे ह्याणून तुला सांप्रत मुर्द्धीचे एकू येतात; पण अशा प्रलाप करणाऱ्यांना कुश उत्पन्न होत नाहीत. हा जगताचे प्रयाण सुद्धां काल ओढीतच असतो. द्रव्य, उपसर्वसे चालले आहे हैं लक्षांत घेतले ह्याणजे रोगी अभाव हीं असावयाचीच. सर्व नाशवंत अवृत्ती अवनति आणि अस्तित्वाच्या काळ येऊन घेऊन जातो. भरभरार्थीच्या रोगी अभाव हीं असावयाचीच. सर्व नाशवंत आहे, कायमचे असे कांहीच नाहीं, हैं खरें आहे; पण असा निश्चय करितां येणे कठीण आहे. तथापि तुझ्या बुद्धीला तस्वाची ओळख पटली आहे, म्हणूनच तो स्थिर आहे आणि तिला कुश होत नाहीत. बलवत्तर काल लोकांना आक्रांत करून परिणामोनुसार करून लागला म्हणजे आपण पूर्वी अमुक नसती, ज्योच्यां योगांने प्राणी सैदैव परिणाम पांचत असतात आणि जो केवळांही परावृत्त होती नाहीं, ह्या कालाच्या तावडींन सांपडलेला भूमध्ये केवळांही मुक्त होत नाहीं. प्राणी बेसावधी असले तरी काल सावधपणांने त्यांच्या संबंधांनी जागेस्क असतो; कितीही प्रयत्न केला तरी तो टळला आहे असे पूर्वी कवीं कोणाच्यांनी हृषीकेशीं आलेले नाहीं. हा काल म्हणजे सर्व प्राण्यांना सोरखा लाग असलेला, पांचीन आणि शाश्वत असा एक कायदाच आहे. तो कोणालाही ठाळत, यावयाचा नाहीं व त्याचा दिवस, रात्र, महिने, क्षण, काष्ठा, लव, कला ह्या सर्वांना व्याज पैदा करणाऱ्या सावकाराप्रमाणे कालच एकत्र जुळवीत असतो. ‘आज मी हैं करीन, उदयं मी ते करणार आहे.’ असे बोलणाऱ्या मनुष्याला एखाद्या बुक्षाला घेऊन जाणाऱ्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे काल अकस्मात् घेऊन जातो. ‘अरे ! मीं आतांच याला पाहिले होतें आणि हा इतक्यांतच सुद्धां काल ओढीतच असतो. द्रव्य, उपभोग्य वस्तु, स्थाने आणि ऐश्वर्य ह्या सर्वांचाही नाश होत असतो व प्राण्यांचे जीवित काळ येऊन घेऊन जातो. भरभरार्थीच्या रोगी अवनति आणि अस्तित्वाच्या रोगी अभाव हीं असावयाचीच. सर्व नाशवंत आहे, कायमचे असे कांहीच नाहीं, हैं खरें आहे; पण असा निश्चय करितां येणे कठीण आहे. तथापि तुझ्या बुद्धीला तस्वाची ओळख पटली आहे, म्हणूनच तो स्थिर आहे आणि तिला कुश होत नाहीत. बलवत्तर काल लोकांना आक्रांत करून परिणामोनुसार करून लागला म्हणजे आपण पूर्वी अमुक स्थितीत होतो हैं मनांत सुद्धां येत नाहीं. तो आपणाहून मोळांचा आणि लहानांचा तिरस्कार करीत असतो, पण त्याला स्वतंसंवधाचे ज्ञान नसेत. ईर्ष्या, अभिमान, लोभ, काम, कोध, भीति, इच्छा, मोह व अहंकार ह्यांमध्ये आसक्त होऊन राहिल्यामुळे लोक मूढ बनतात; पण तू ज्ञानी व तपस्वी असून विद्वान् आणि प्रत्येक वस्तुचे तच्च जाणणारा आहेस, ह्यामुळे तुला काल हा करतलामलकवत् अगदीं स्पष्ट दिसत आहे; कालगतीचे तच्च तुला चांगले माहीत आहे; तू सर्व शास्त्रांमध्ये

निष्णात आहेस; विवेक करण्यामध्ये तुऱ्ही पीडा अथवा रोग न होवो, आणि तुऱ्ही अंतःकरण चतुर आहे; आणि ह्याणनच तुऱ्ही अंतःकरणांत स्वस्थता असू दे.” ज्ञानी लोकांना स्पृहणीय झाला आहेस. मला याप्रमाणे त्याच्याशी भाषण करून वाढते, तुऱ्ही आपल्या वृद्धीने ह्या सर्व लोकांचे वतावर आरूढ झालेला भगवान् इद्दृश्य प्रत आकलन केलेले आहेस, तथापि तुऱ्ही कोठीही निघून गेला; आणि सर्व देत्यांचा जय करून आसक्त झालेला नाहींस. टीकच ओह,— त्याने बैलोक्याचे साम्राज्य संपादन केले व तो जो मुक्त असतो तो कोठीही संचार करू लागला आनंदाने नांदू लागला. तेव्हां सर्व चराचरोच्च तरी आसक्त होत नाहीं. तुऱ्ही इद्दियांचा जय अधिष्ठित अशा त्या इंद्राची महर्षीनी सत्वर केलेला आहेस, ह्याणनच तुला रजोगुण अथवा स्तुति केली, अस्मि यज्ञामध्ये होमद्रव्य धारणे तमोगुण ह्यांचा स्पर्शही होत नाहीं; प्रीति करू लागला, व देवांनी अर्षणे केलेले अमृतही आणि संताप ह्यांचा ज्याला संपर्कही नाहीं त्यांचा अधिष्ठित जो इंद्र त्याला मिळून लाभले. अशा आम्याची तुऱ्ही उपासना करीत आहेस; ह्याप्रमाणे सर्वत्र वास्तव्य करण्याचा ब्राह्मण-तुऱ्ही अंतःकरण शांत असून तुऱ्ही सर्व प्राण्यांचा श्रेष्ठांनी स्तुति केल्यामुळे आनंदित झालेला क मित्र आहेस; आणि तुऱ्ही कोणाशीही वैर करीत कोप नष्ट होऊन अंतःकरण शांत झालेला. तो नाहींस; हे पाहून माझ्या चिनांत तुजविषयी दया देवीष्यामान तेजस्वी इंद्र आपेले वसतिस्थान जे उत्पन्न झाली आहे. तेव्हां आतां तुझ्यासारख्या स्वर्ग त्याची प्राप्ति झाल्यामुळे आनंदित झाला. ज्ञानी पुरुषाचा मी वंधनांत ठेवून घात करू इच्छीत नाही. कोणाचाही घात न करणे हाही मोठा धर्म आहे; आणि माझी तर तइया इकाणी दया आहे. आनां कालगतीमुळेच तुला वांधिलेले हे वसणाचे पाश सुटतील. हे देत्येषां, लोकांचा जो तुजसंबंधाने आदर आहे त्या अभ्युदय व्हावयाचा असला किंवा त्याची अक्षेयोगाने तुऱ्ही कल्याण होवो. बेळे, ज्या वेळी सूत नति व्हावयाची असली, तर त्यापूर्वी कोणती आपल्या वृद्ध सासूकडून सेवा करून घेऊ लागेल, लक्षणे होतात ते मला सांगा.

पुत्र मोहाने आपल्या पित्याला कामावर पाडवील, भीष्म ह्याणाले—युधिष्ठिरा, तुऱ्ही देव, व शूद्र ब्राह्मणांकडून पादप्रक्षाल करून घेऊ करो. मनुष्याचा अभ्युदय किंवा ह्याने हीं पुरुषे लागतील व निर्भयपणे ब्राह्मणांच्या मुलीशी व्हावयाची असली ह्याणजे. त्यांची पूर्विकृत्वे विवाह करू लागतील, जेव्हां पुरुष विजातीय त्याचे मनच सांगत असते. याविषयी लक्ष्मी ख्याचे ठार्यी वीर्यमोक्ष करतील, जेव्हां आणि इद्र यांचा एक प्राचीन संवाद इतिहास कांशाच्या भांडचांतून केर टाकला जाईल, ह्याणन सांगत असतात, तो एक वाईट पात्रांतून बलिप्रदान करौ जाईल आणि पूर्वी, प्रचंड तपाच्या समृद्धीमुळे ब्रह्मलोकां जेव्हां चार्तवृषीच्या सर्व मर्यादा नष्ट होतील, मध्ये वास्तव्य करण्याचा ऋषीशी समान बनून तेव्हां तुऱ्हा एक-एक पाश नष्ट होईल. आतां मेलेला, विश्व व परब्रह्म ह्यांचे ज्ञान असलेला, ब्रह्म आम्हांपासून तुला भीति नाही. तुऱ्ही आपल्या देवाप्रमाणे अमर्याद व प्रदीप तेज असलेला ब्रह्म निनिकालाची मार्गपतीक्षा करीत रहा, सुखी हो, तुला षाप असा महातप्स्वी नारद आपल्या इच्छेनुसं

त्रैलोक्यामध्ये संचार करीत होता. कोणे एके होते; तिने मौक्किकमाला धारण केली होती; समर्थी प्रातःकालीं उठल्यानंतर त्याला पवित्र आणि तिचे आसन कमलपत्राचे होते. अशा जलाचा स्पर्श करण्याची इच्छा झाली. युधिष्ठिरा, अशी ती अद्वियीय स्त्री विमातेबां होते भ्रुवद्वारापासून निर्माण झालेल्या नांतून उतरली आणि त्रैलोक्याधिपति इंद्र व गगेवर गेला व तिजमध्ये उतरला. ह्याच वेळी देवर्षि नारद ह्यांजकडे आली. तेबां, राजा, शंबर, पाक इत्यादि दैत्यांचा नाश करणारा सहस्रनयन इंद्र त्या देवर्षिसेवित गगेच्या तीरशवर आला. तेथें त्या उभयतांनी स्नान केले व अंतःकरणाचा निग्रह करून थोडासा जप केला; आणि बारीक सुर्वांगालुकेन युक्त असलेल्या वाळवंटावर जाऊन बसून ते पवित्र आचरण असलेल्या देवर्षिप्रभृति मोठमोठच्या ऋषींनी केलेल्या गोष्ठी करून लागले. याप्रमाणे ते पूर्वी-घडून गेलेल्या गोष्ठी एकाग्र अंतःकरणाने सांगत असतां, किरणसमुदायांनी सुशोभित व परिपूर्ण मंडल असलेला भगवान् सूर्य उदय पावला आहे, असे त्यांस दिसून आले. तेबां त्यांनी उठून त्यांचे उपस्थान केले. ह्या वेळी आकाशात सूर्य उदय पावला असतां त्याच्या जवळच दुसरा जण सूर्यच असे एक. तेज दिसून लागले. ह्यांतून ज्वाला वरती येत आहेत असे दिसत होते. हे भरतकुलोत्पन्ना, ते तेज त्या उभयतांच्या समीप आलेले दिसले. आकाशांत असलेले ते तेज निरुपम देवीप्यमान् असून वेगाने येत होते, ह्यामुळे ते गरुड आणि सूर्य ह्या दोहोच्या वेगाने निर्माण केले आहे की काय असे भासत होते. ते तेज त्रैलोक्याला प्रकाशित करीत होते. त्या तेजामध्ये त्यांना प्रत्यक्ष लक्ष्मी असल्याचे दिसून आले. तिच्या पुढे अतिशय शोभायमान अशा अप्सरा होत्या; तिचा आकार मोठा व कांति सूर्यसारखी होती; ती प्रचंड अभीच्या ज्वालेप्रमाणे दिसत त्याजपार्शी मी संदेव वास्तव्य करीत असते. होती; तिचे अलंकार नक्षत्रांसारखे झळकत सत्य आणि धर्म हीच माझीं बंधने आहेत व

इंद्र म्हणाला:—हे सुहास्यशालिनि, तू कोण? आणि येथे कशासाठीं आली आहेस? सुंदरी, हे कल्याणि, तू कोठून आलीस? आणि तुला कोठे जावयाचे आहे?

लक्ष्मी म्हणाली:—पवित्र अशा त्रैलोक्यामध्ये सर्व स्थावरजंगमात्मक प्राणी माझ्याच प्राप्तीच्या इच्छेने मनःपूर्वक अत्यंत प्रयत्न करीत असतात. सूर्यकिरणांनी विकसित होणाऱ्या कमलामध्ये सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीं माझे जन्म झाले आहे. कमलाच्या शोगाने शोभायमान असणारी जी लक्ष्मी ती मीच होय. मलाच पद्मा आणि श्री अंस नांव आहे. इंद्रा, संपत्ति, ऐर्थर्य, शोभा, श्रद्धा, धारणा-शक्ति, नम्रता, विजय, मिति, धैर्य, सिद्धि, इंद्रवध, स्वाहा, स्वधा, देव आणि स्मृती हीं सर्व माझीच स्वरूपे आहेत. इंद्रा, विजयशील राजांच्या सन्न्याच्या अश्रभारीं व ध्वजांवर, धर्मशील पुरुषांच्या देशांत व नगरांत, आणि संग्रामापासून परावृत्त न होणारा व विजयाने शोभणारा शूर नृपाति ह्यांचे टारीं माझे संदेव वास्तव्य असते. तसेच, जो निरंतर धर्मनिष्ठ, उदारवृद्धि, ब्राह्मणांचे हित करण्याविषयीं दक्ष, सत्यवक्ता, विनयसंपन्न आणि दानशूर असेल, होती; ती प्रचंड अभीच्या ज्वालेप्रमाणे दिसत त्याजपार्शी मी संदेव वास्तव्य करीत असते. होती; तिचे अलंकार नक्षत्रांसारखे झळकत सत्य आणि धर्म हीच माझीं बंधने आहेत व

त्यांनीं बद्ध ज्ञाल्यामुळे मी पूर्वी देत्यांपाशीं असे होते. त्यांचा अनुग्रहाही कार मोटा असे; राहिले होते; परंतु ते सत्य व धर्म त्यांच सेवक आणि अमात्य संदव संतुष्ट विरुद्ध वागतात असे मला आढळून आले, असत; ते केलेले उपकार जाणीत असत; ते त्यामुळे मीं तुझ्या सानिध्यास येऊन राहण्याचे पिय भाषण करीत असत; आणि योग्यतेनुसृप योजिले आहे.

इंद्र म्हणाला:—हे सुमुखि, देत्यांचे वर्तन असत. तसेच ते लज्जाशील व नियमनिष्ठ असत; कोणत्या प्रकारचे होतं झाणन पूर्वी तू त्यांच्या- ते प्रत्येक पर्वाच्या वेळीं पवित्र तीर्थादिकांमध्ये पाशीं राहिली होतीस? आणि पुढे तुला काय स्नान करीत असत; ते उत्कृष्ट प्रकारचीं उठणीं दिसून आले म्हणून देत्यांचा व दानवांचा आणि अलंकार धारण करीत असत; उपवास त्याग करून तुं येथे आली आहेस?

व तप यांजकंड त्यांची स्वभावतःच प्रवृत्ति

लक्ष्मी म्हणाली:—इंद्रा, स्वर्मणीं आचरण होती; ते प्रस्थात ब्रह्मवार्दी होते; ते शयनावर करणारे, धर्यभ्रष्ट न होणारे आणि स्वर्गामीच्या असतांना कधीही सूर्योदय ज्ञाला नाही; मार्गामध्ये रममाण होऊन राहणारे जे प्राणी, ते केवळांही प्रभातकालीं झांप घेत नसत; त्यांच्याच टिकाणीं माझें प्रम असते. ते देत्य ते रात्रीं दहीं व सकुहीं नेहमीं वर्ज करीत सुद्धा पूर्वी दान, अध्ययन, होम, हवन हीं असत; ते शुचिभूत आणि वेदपठन करणारे कृत्यं आणि देवता, अतिथि, पितर व गुरु देव्य प्रभातकालीं वृत्तामध्ये मुख पहात असत; त्यांचे पूजन करीत असत हे कांहीं मंगलकारक वस्तूचे अवलोकन करीत असत; खांडे नाहीं. त्यांचीं गृहे चांगलीं स्वच्छ ब्राह्मणांचे पूजन करीत; संदेव धर्मवाद करीत; केलेलीं असत; त्यांच्या स्त्रिया त्यांच्या केवळांही प्रतिग्रह करीत नसत; ते अर्धी रात्र अधीन असत; ते अभीमध्ये होम करीत असत; झांप घेत असत; दिवसास शयन करीत गुरुंचीं सेवा करीत असत; त्यांनी जाईद्रि- नसत; दीन, वृद्ध, दुर्बल, रोगप्रस्त व स्त्रिया यांचा नियह केलेला होता; ते ब्राह्मणांचे हित-शावर संदेव दया करण्यात आणि त्यांना नितक होतं; ते सत्य भाषण करीत असत; ते आपल्या प्रापीचा अंश देण्यांत ते आनंद अद्वालु असत; त्यांनी क्रोधाचा जय केला मानीत असत; त्रासून गेलेला, विन होता; ते दानशील असत; ते कोणाचा मत्सर ज्ञालेला, उद्देग पावलेला, रोगप्रस्त, कृश, अथवा हेवा करीत नसत; ते आपल्या स्त्रिया, सर्वस्वाचा अपहार ज्ञालेला आणि दुःख-पुत्र आणि परिवार यांचे पोषण करीत असत; पीडित ह्या सर्वांना ते सैदेव धीर देत असत; ते केवळांही क्रोधाच्या अधीन होऊन पर- ते निरंतर धर्माच्याच अनुरोधाने वागत असत; स्परांच्या वैभवाची इच्छा करीत नसत; ते ते केवळांही परस्परांना पीडा देत नसत; ते धैर्यसंपन्न होते; त्यांना दुसऱ्यांचे ऐश्वर्य पाहून वाडवडिलांची सेवा करीत असत; आणि इत-केवळांही वाईट वाटत नसे; ते दान करीत रांना कार्यामध्ये साहाय्य करीत असत. ते असत आणि द्रव्याचा संग्रहाही करीत असत; ते देव, पितर व अतिथि यांची पूजा करीत सौजन्यसंपन्न, करुणरसाचे ज्ञान असलेले असत; आणि त्यांचे अर्चन करून अवशिष्ट अर्थात् दुसऱ्याच्या दुःखांने दुःखी होणारे, राहिलेले अन्न भक्षण करीत असत; ते संदेव सरळ, व दृढभक्ति आणि मनोनियह केलेले तप व सत्य यांचा आश्रय करीत असत; थाटाचे

जेवण केव्हांही एकटे जेवीत नसत, परस्ती-कृत्यें करून पुष्कल द्रव्य संपादन करीत ते गमन करीत नसत; ते सर्व प्राण्यांशीं दयेसंबंध्याना पिय वाढू लागले; ते मोठ्याने बोलूं धाने सारख्याच रीतीने वागत; ते अंतरालीं स्त्री-लागले; रात्रीं त्यांच्या घरीं अभि मंद मंद प्रज्व-सेवन करीत नसत; पशुंचे ठायीं अथवा लित होऊं लागला; पूत्र पित्याच्या व स्त्रिया विजातीय स्त्रीचे ठायीं तसेच पर्वकाळीं ते शुक्र-आपल्या पतींच्या आज्ञावाहेर वागूं लागल्या; मोक्ष करीत नसत; ते सैदैव दान करीत असत; आई, बाप, वृद्ध, उपनयन करून वेद पढवि-कार्यदक्ष असत; सरळपणाने वागत; उत्साह-णारा आचार्य, अतिथि आणि शिक्षक हांचा संपत्र असत; आणि ते गर्विष्ट नसत. त्यांच्या ते मोठे आहेत असे समजून ते केव्हांही बहुमान त्रिकाणीं अत्यंत मैत्री होती व क्षमा वास्तव्य करीत नसत; बालकांचे पोषण करीत नसत; करीत होती. तसेच सत्य, दान, तप, शुचिर्भूतपणा, भिक्षा व बलि यांचे दान केल्यावांचून आपण दयालुता आणि मुदु भाषण हींत्यांचे त्रिकाणीं अन्नमक्षण करीत असत; अन्नमक्षण करण्यावास्तव्य करीत असत. त्याचप्रमाणे, इंद्रा, मित्र-पूर्वी होम करीत नसत, किंवा त्या अन्नांद्रोह हा त्यांच्या त्रिकाणीं केव्हांही नव्हता; आणि तील अंश पितर, देव, अतिथि निद्रा, आलस्य, असंतोष, अमूर्या, अनालोचन, आणि गुरु ह्यांना देत नसत; त्यांचे स्वयंपाकी अप्रेम, विषाद आणि अभिलाष हांचा त्यांचे कायावाचामनेकरून केव्हांही शुचिर्भूतपणाची त्रिकाणीं प्रवेश नव्हता.

पर्वा बाळगीत नसत; तसेच त्यांचे भक्ष्य

इंद्रा, अशा प्रकारचे सर्व गुण दत्यांमध्यें केव्हांही गुप्त नसे; धान्ये अस्ताव्यस्त पसरलेलीं असल्यामुळे, जगताच्या उत्पत्तीपासून अनेक असत; काक, मूषक इत्यादि प्राणीही ते मक्षण युग्मे लोटून जात तोंपर्यंत मी पूर्वी त्यांच्या-करीत असत; ते दूध उघडेच ठेवीत; उण्याने पाशीं राहिले होते. पुढे काल विपरीत येऊन तपाला स्पर्शी करीत; त्यांच्या स्त्रिया कुदृढी, त्यांचे गुणीही पूर्वीच्या अगदीं उलट झाले; आणि कोयते, पेटारे, चवच्या, काशाचीं भाडीं आणि ते कामक्रोधाधीन झालेले असून धर्म त्यांज-कोणत्याही पदार्थांचे साहित्य हांजकडे लक्ष पासून निघून गेला आहे असे मला दिसून देत नसत; तट आणि गृहे विघ्वस्त होऊं आले. सभ्य पुरुष आणि वृद्ध लोक गोदीं सांगूं लागलीं तरीही ते त्यांचा प्रतिकार करीत लागले म्हणजे हे त्यांची खट्टा करीत; ते जरी नसत; पशुंना बांधून ठेवून त्यांना गवतपाणी गुणांनी कमी होते तरी सर्व गुणांनी ऐश्वर्य अशा देत नसत; लहान मुळे तोंडाकडे पहात राहिलीं लोकांशीं मात्सर्य करीत; वृद्ध लोक आले तरी खाण्याचे पदार्थ आपणच खात; पौष्य-तरीही तरुण बसलेच रहात, —पूर्वीप्रमाणे वर्गांपैकीं कोणालाही अन्न देऊन तृप्त करीत प्रत्युत्थान देऊन आणि नमस्कार नसत; खीर, खिचडी, मांस, घारे, चकली वैरे करून त्यांचा बहुमान करीत नसत; पदार्थ केवळ स्वतःच्याचसारीं तथार करीत बाप जिवंत असतां व तो चरितार्थ चालवीत असत; देवपितरांच्या अर्चेनावांचून मांस भक्षण असतां पुत्र त्याजवर आपले प्रभुत्व गाजवी; करीत; सूर्योदय झाला तरी झोप घेत; प्रातः-सेवक नसणारे लोक सुद्धां सेवकपणा मिळवून काल ही जणू त्यांची रात्रच असे; रात्रंदिवस तो प्राप्त झाल्याचे निर्लज्जपणे प्रसिद्ध करीत; घरेवरी त्यांच्यांत कलह चालू असत; एखादा त्या वेळी जे लोक धर्मबाहु व निय अशीं श्रव धूष पुरुष येऊन बसला तर तेथे निवृष्ट

प्रतीचे लोक त्याची सेवा करीत नसत; ब्रह्म-अन्नाची याचना करूं लागले; समुद्राप्रमाणे चर्यादि आश्रमामध्ये असणाऱ्या लोकांची सेवा गंभीर वेदवेत्ते विद्वान् ब्राह्मण शेती वैरे करण्यांत होत नसे; धर्मबाहा लोक परस्परांचा अत्यंत द्वेष आसक्त होऊन राहिले; मूर्ख लोक श्राद्धाला करीत; त्यांच्यामध्ये संकर सुरु झाला; शुचि-बसूं लागले; दररोज प्रातःकाळीं कुशलप्रभ भूतपणा अस्तित्वांतून गेला; वेदवेत्ते आणि करणे, कार्याच्या योजना करणे, सेवकादिकांना स्पष्टपणे एक ऋचाही न येणारे ब्राह्मण त्यांचा कार्य करण्यासाठीं पाटविणे इत्यादि गुरुंच्या मान-अपमान सारखाच होऊं लागला; दासी किया शिष्य करीनातसे झाले; उलट गुरुच दुराचारी बनल्या आणि हार, अलंकार, व वेष शिष्यांचे अत्यंत हितचिंतक बनून त्यांच्या हीं दुराचाराला शोभतील अशाच प्रकारची द्या गोष्ठी स्वतः करूं लागले; सासूसासन्यांच्या धारण करूं लागल्या; त्यांचे चालणे, बसणे, देखवत सून सेवकांना शासन करूं लागली; पाहणे हेही दुराचारसूचकच होतं; कीडा, प्रत्यक्ष पतीलाही हांक मारून त्याच्याशीं भाषण संभेग आणि विहार ह्यांच्या काळीं स्थियाव त्याला आज्ञाही करूं लागली; पिता पुरुषांचा वेष धारण करीत आणि पुरुष स्त्री-हरप्रयत्नकरून पुत्राची मर्जी संभाळूं लागला; वेष धारण करीत व त्यांतच अत्यंत आनंद त्याच्यामाणे आपली संपत्ति भीतीमुळे आपल्या पावत असत; ऐश्वर्यसंपन्न असतांना देखील मुलांना विभागन देऊन तो कटाने काळ काढूं नास्तिकपणाचा आश्रय करून, आपल्या समर्थ लागला; अशीने गृह दग्ध झाल्यामुळे, चोरांनी लागला; अशीने गृह दग्ध झाल्यामुळे, किंवा राजाने घेतल्यामुळे चालवीनातसे झाले; एखाद्याला एखादे एखाद्याचे द्रव्य नाहीसें झाले, तर ज्यांच्या-प्रसंगीं द्रव्यांसंबंधी कांहीं अडचण आली संवंधाने 'हे मित्र आहेत' अशी कल्पना आणि ती निवारण्यासाठीं त्यानें आपल्या असे, तेच लोक देषामुळे हसत असत. यामित्रापाशीं पार्थना केली, तर त्या कामीं तो प्रमाणे ते दैत्य कृतग्न, नास्तिक, दुराचारी, मित्र आपला अतिशय अल्प असाही स्वार्थ गुरुस्वागमन करणारे, अभक्ष्यभक्षणामध्ये सापृत असेल तर त्यांचे द्रव्यांचे कार्य हाणून आसक्त झालेले, अमर्यादीशील आणि निस्तेज पाडी; लोकांना परद्रव्याचा अपहार कर-होऊन गेले. काल उलट आल्यामुळे त्यांच्यांची आवड उत्पन्न झाली; उच्चवर्ण-कडून अशा त-हेने आचरण घडूं लागले मध्ये व्यापारउदीम करणेरे लोक दिसूं व सांप्रतही घडत आहे. त्यामुळे, इंद्रा, आतां लागले आणि शूद्र तपोनिष्ठ होऊन राहिले; देत्यांपाशीं राहूं नये असे मला वारते; व म्हणूनच ब्रह्मचर्यवतावाचूनच कांहीं लोक अध्य-मी आपण होऊन तुजकडे आले आहें. तेच्हां यन करूं लागले व कित्येक लोक अध्ययनांतू माझा आनंदपूर्वक स्विकार कर. हे देवापिते, वाचूनच ब्रह्मचर्यानें राहूं लागले; शिष्य तू माझा बहुमान कैलास म्हणजे देवताही गुरुंची सेवा करीनात; एखादा गुरु तर माझा बहुमान करितील. मी ज्या ठिकाणी शिष्याचा केवळ मित्रच बनलेला असे; वास्तव्य करीन त्या ठिकाणी मला इष्ट मावापितरांचा उत्साह पार नाहीसा झाला असलेल्या व माझ्यासह राहणाऱ्या आणि आणि वृद्धपणामुळे असमर्थ-स्थिति प्राप्त ज्या मांच अपेण करितें त्या जया व दुसऱ्या-होऊन थकून जाऊन ते आपल्या पुत्रांपाशीं सात मिळून आठ देवता येऊन तुजपाशीं

वास्तव्य करतील. आशा, श्रद्धा, धृति, शांति, वृक्ष वाच्यानें हालला तरी केवर्हाही अवेळीं त्याचें विजिति, सन्तुति आणि क्षमा ह्या त्या सात पुण्य देखील पेडेनासे झालें, मग फळ कोटून देवी असून, इंद्रा, जया ही पूर्वी सांगितलेली पडणार? गाई वाटेल तितके दूध देक्कन आनंद आठवी देवता होय. मी आणि त्या देवतांनी देऊ लागल्या आणि कडोर भाषण कोणाच्याच दैत्यांचा त्याग करून तुमच्या राज्यामध्ये मुखांतून निघेनासे झालें; अस्तु.

आगमन केले आहे. आता, ज्यांचे अंतःकरण सर्वाभीष्टप्रद अशा इन्द्रभूति देवतांनी धर्मनिष्ठ आहे अशा देवतांच्या सानिध्यास लक्ष्मीचा बहुमान केल्याची ही कथा जे लोक आम्ही राहू शकता तो ब्राह्मणसमुदायामध्ये जाऊन पठन करतील,

याप्रमाणे लक्ष्मीनं भाषण केले असतां देववित्याच मनोरथ पूर्ण होऊन त्यांना लक्ष्मीची नारद आणि वृत्रहता इंद्र या दोघांनाही प्राप्ति होईल. हे कुरुक्षेष्ठा, तू मला इहलोकां-आनंद झाला. तेव्हां सर्व इंद्रियांना आल्हा-तील उक्कर्ष आणि विपत्ति हांसवंधाचे उक्कट दित करणारा, सुखकारक स्फृती असलेला आणि उदाहरण सांगण्याविषयीं विनंती केली होतीस, सुगंधि असा अशीचा मित्र वायु आकाशामध्ये त्याप्रमाणे मी आतां तुला ते सर्व सांगितले वाहूं लागला; आणि लक्ष्मीसह बसलेल्या इंद्राला आहे. याचा विचार करून तच्च असेल ते घे. अवलोकन करण्याच्या इच्छेने देव हे पवित्र

अध्याय दोनशे एकुणतिसावा-
—:०:—

प्राप्ति शालेला देवश्रेष्ठ इंद्र आपला मित्र महर्षि ब्रह्मपदप्राप्तीचीं साधने.

नारद ह्याला बोरेव घेऊन हिरवे घोडे जोड- युधिष्ठिर त्रृणालाः—पितामह, मनुष्यानें लेल्या रथांतून देवांच्या समेकडे निघून गेला. कोणत्या प्रकाराचे आवरण ठेवले असतां, त्याचा मग, देवांना ज्याचा पराक्रम माहीत आहे स्वभाव कोणत्या प्रकारचा असतां, त्याने त्या नारदाने इंद्राचे आणि लक्ष्मी देवीचे मनोगत कोणती विद्या संपादन केली असतां, आणि जाणून महर्षीसह आपले देवलोकीं सुखाने कोणते पौस्यांचे कृत्य केले असतां त्याला आगमन झालेले आहे असे लक्ष्मीला निवेदन प्रकृतीहून पर व अविनाशी अशा ब्रह्मपदाची केले. त्या वेळीं स्वयंभ ब्रह्मदेवाच्या निवासस्थानी प्राप्ति होते ?

देवीप्रमाण अशा स्वर्गातून अमृताची वृष्टि भीष्म ह्याणाले:—मोक्षाविषयींच्या धर्मामध्ये ज्ञाली; दुंखभिं आपोआप वाजूँ लागले; दिशा आसक्त ज्ञालेला, लवु आहार करणारा व प्रसन्न होऊन शोभू लागल्या; इंद्र वेळच्या वेळीं जितेद्विय अशा पुरुषाला प्रकृतीहून पर आणि यान्यावर वृष्टि करू लागला; देवांच्या हा अविनाशी अशा ब्रह्मपदाची प्राप्ति होते. हे विजयकालीं पृथ्वी असंख्यात अशा रत्नांच्या भारता, याविषयीं असितकुलोत्पन्न देवल आणि स्खार्णीनीं विभूषित झाली: गोळवाड्यांतन धेनूचे जैवीवय त्यांच्यामध्ये झालेला एक प्राचीन उत्कृष्ट शब्द ऐकू येऊ लागले; मनुष्ये बुद्धि-संवाद इतिहास म्हणून सांगत असतात. तो मानू, कर्मनिष्ठ आणि सन्मार्गवर्ती अशीं असाः—एकदा, धर्मांच्या योगाने प्राप्त होणाऱ्या होऊन शोभू लागली; देव, मनुष्य, किन्नर, ग्रस्त, फलाची ज्याला प्राप्ति ज्ञाली आहे आणि ज्याला राक्षस हे ऐरेयर्संपन्न व उदारांतःकरण झाले; क्रोध व आनंद यांचा संपर्कही उरला नाहीं

अशा महाज्ञानी जैगीषव्याला असितकुलोन्प्रभ देवलाने प्रश्न केला.

देवल म्हणाला:—मगवन्, आपला बहुमान केला तरी आपण आनंद पावत नाहीं; आणि निंदा केली तरी कोपविष्ट होत नाहीं; तेव्हां आपल्या बुद्धीचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे? ही आपणांला कोठून प्राप्त झाली आहे? आणि तिचा श्रेष्ठ असा आधार कोणता आहे?

भीम म्हणाले:—यापमाणे देवलाने प्रश्न केला असतां त्या महातपस्ती जैगीषव्याले संशय शून्य, विषुल अर्थयुक्त पदे असलेले व निर्दोष असे मोठे भाषण केले.

जैगीषव्य म्हणाला:—हे ऋषिश्रेष्ठ! देवला, सत्कर्म आचरण करणाऱ्या पुरुषांचा गंतव्य प्रदेश कोणता, त्यांची श्रेष्ठ अशी मर्यादा कोणती, आणि त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या शांतीचे स्वरूप कोणते, हे मी तुला सांगतो, ऐक. देवला, निंदा करणारे आणि स्तुति करणारे पासून प्रष्ट झालेले असतील, त्यांना इष्टप्राप्तीयांना सत्पुरुष नेहमी सारखेच लेखतात निंदा कांचे आचरण व आपले पुण्य हीं दोन्ही जे होता. सत्पुरुषांनीच आचरण केलेल्या मार्गाचे गुप्त डेवतात; शबूने वार्षिक भाषण केले तरी मीं अवलंबन केलेले आहे; मग माझी कोणी त्याला उलट बोलत नाहीत; कोणी वध कर-निंदा केली म्हणून त्याच्याशीं मी मत्सर एयासाठी उद्युक्त झाला तरी त्याचा उलट कसा करणार? आणि कोणी प्रशंसा केली वध करण्याचे मनांत आणीत नाहीत; म्हणून आनंद तरी कसा पावणार? ज्यांना जे एखादी अभिष्ट वस्तु प्राप्त झाली नाहीं करून कांहीं मिळवावयाचे असेल ते तें करून म्हणून हळहळत नाहीत; समयोचित कर्म संपादन करोत; पण निंदा आणि स्तुति करितात; गतगोष्टीबद्दल शोक करीत नाहीत; हांपासून माझी हानि अथवा लाभ होणार नाही. कोणत्याही प्रकारची प्रतिज्ञा करीत नाहीत; तच्चवेत्या पुरुषाला अपमान झाला तर अमृत-देवला, द्रव्यप्राप्तीच्या इच्छेने आपल्याकडे कोणी प्राप्ति झाल्याप्रमाणे संतोष वाटला परा पूज्य पुरुष आले असतां जे ब्रतनिष्ठ व सामर्थ्ये-आणि विद्वान् पुरुषाने सन्मानापासून विषासंपत्ति पुरुष त्यांचा योग्य प्रकारे सत्कार प्रमाणे उद्दिश झाले पाहिजे. ज्याला कोणत्याही करितात; ज्यांना विद्येचे फल मिळाले आहे; प्रकारच्या दोषांचा संपर्क नसतो, त्याला जे महाज्ञानी, जिरुद्दिश व जितक्रोध अस-इलेकीं व परलोकींही अपमान झाला तरी नाहीत; मनाने, क्रियेने अथवा वाणीनेही जे सुखाने शोंप येते; आणि जो त्याचा अपमान

कोणाचा अपराध करीत नाहीत; जे ईर्ष्या करीत नाहीत; केव्हांही परम्परांना पीडा देत नाहीत; ज्या धैर्यसंपन्न पुरुषांच्या अंतःकरणाला दुसऱ्याच्या एश्वर्यासंबंधाने ताप होत नाहीं; जे दुसन्याची अतिशय निंदा अथवा अन्यत स्तुतिही करीत नाहीत व दुसन्यांनी निंदा किंवा स्तुति केली तरी आनंद अथवा कोप पावत नाहीत; जे सर्व बाजूंनी शांत असतात, जे सर्व प्राण्यांचे हित करण्यामध्ये आसक्त असतात, जे केव्हांही कोप पावत नाहीत, आनंद पावत नाहीत आणि कोणाचा अपराधही करीत नाहीत; जे आपले अंतःकरण खुले करून सुखाने संचार करीत असतात; ज्यांना कोणी आप नसतात व जे कोणाचेही आप नसतात; आणि ज्यांना कोणी शत्रु नसतात व जे कोणाचे शत्रु नसतात, ते पुरुष सदैव सुखाने नांदतात. तसेच, हे द्विजश्रेष्ठ, जे धर्मवर्चे असून धर्माच्या अनुरोधाने वागतात, तेही सुखाने नांदतात; आणि जे या मार्ग-देवले निंदा करणारे पासून प्रष्ट झालेले असतील, त्यांना इष्टप्राप्तीयांना सत्पुरुषांनीच आचरण केलेल्या मार्गाचे गुप्त डेवतात; शबूने वार्षिक भाषण केले तरी मीं अवलंबन केलेले आहे; मग माझी कोणी त्याला उलट बोलत नाहीत; कोणी वध कर-निंदा केली म्हणून त्याच्याशीं मी मत्सर एयासाठी उद्युक्त झाला तरी त्याचा उलट कसा करणार? आणि कोणी प्रशंसा केली वध करण्याचे मनांत आणीत नाहीत; म्हणून आनंद तरी कसा पावणार? ज्यांना जे एखादी अभिष्ट वस्तु प्राप्त झाली नाहीं करून कांहीं मिळवावयाचे असेल ते तें करून म्हणून हळहळत नाहीत; समयोचित कर्म संपादन करोत; पण निंदा आणि स्तुति करितात; गतगोष्टीबद्दल शोक करीत नाहीत; हांपासून माझी हानि अथवा लाभ होणार नाही. कोणत्याही प्रकारची प्रतिज्ञा करीत नाहीत; तच्चवेत्या पुरुषाला अपमान झाला तर अमृत-देवला, द्रव्यप्राप्तीच्या इच्छेने आपल्याकडे कोणी प्राप्ति झाल्याप्रमाणे संतोष वाटला परा पूज्य पुरुष आले असतां जे ब्रतनिष्ठ व सामर्थ्ये-आणि विद्वान् पुरुषाने सन्मानापासून विषासंपत्ति पुरुष त्यांचा योग्य प्रकारे सत्कार प्रमाणे उद्दिश झाले पाहिजे. ज्याला कोणत्याही करितात; ज्यांना विद्येचे फल मिळाले आहे; प्रकारच्या दोषांचा संपर्क नसतो, त्याला जे महाज्ञानी, जिरुद्दिश व जितक्रोध अस-इलेकीं व परलोकींही अपमान झाला तरी नाहीत; मनाने, क्रियेने अथवा वाणीनेही जे सुखाने शोंप येते; आणि जो त्याचा अपमान

करतो, त्याला सत्पुरुषाचा अपमान केल्याने अभिन्न आहेत, (त्याचे आचरण शास्त्रज्ञप्रमाणे मिळणारे कठ कळून येते. ज्या बुद्धिमान् तंतोतंत आहे,) द्वृणूनच तो सद्वं पूजित ज्ञालेला लोकांना सद्वति प्राप्त व्हावी अशी इच्छा आहे. महाराज, अम्बस्थता किंवा असमाधान, असेल, त्यांनी ह्या नियमांचे आचरण करावें, कोप, उतावीकृपणा आणि भीती ही नारवाच्या म्हणजे अनायासे त्यांचा अभ्युदय होतो. ठिकाणी वास्तव्य करीत नाहीत; तर्सेच तो तसेच, इंद्रियांचा जय करून पूर्णपणे सर्व दीर्घसूत्री नमून शूर आहे; ह्याणूनच त्याचा यज्ञ केले असतां प्रकृतीहून पर व अविनाशी सर्वत्र बहुमान होत आहे. स्वरोखरच नार-अंशो ब्रह्मपदाची प्राप्ति होते; आणि अशा दाची अव्यंत उपासनाच केली पाहिजे. कारण, प्रकारे त्याला सद्वतीची प्राप्ति झाली म्हणजे कामामुळे अथवा लोभामुळे त्याच्या वाणी-देव, गंधर्व, पिशाच अथवा राक्षस ह्यापैकी मध्ये केवळांही अमर्यादपणा आलेला नसतो; कोणालाही तो असेल त्या ठिकाणी आस्त एवमप्राप्तीसंबंधाच्या विधींचे त्याला तस्व-होतां येत नाही.

ज्ञान आहे; आणि तो सामर्थ्यसंपन्न असून-ही क्षमाशील, सरल व सत्यवादी आहे. तेज, कीर्ति, विवेकशक्ति, ज्ञान, विनय, जाति आणि तप हांमध्ये तो सर्वांहून श्रेष्ठ आहे; त्याचा स्वभाव उक्तृष्ट आहे; त्याच्या वास्तव्यापासून

अध्याय दोनशे तिसावा.

—::—

नारदवर्णन-सत्पुरुषांची लक्षणे.

युधिष्ठिर ह्याणाला:—पितामह, जो सर्व सुख होतें; त्याच्या भोजनाला आयास पडत लोकांना प्रिय आहे, ज्यांचे सर्व प्राणी अभिन्नाहीत; तो सत्पुरुषांचा चांगला आदर करितो; नंदन करितात, आणि जो सर्व सद्गुणांनी संपन्न तो निर्दीप आहे; तो चांगले शब्द उच्चारतो; आहे, असा कोणता पुरुष ह्या भूतलावर आहे! कोणाशी हेवा करीत नाही; आणि कोणाचेही भीम म्हणाले:—हे भरतकुलश्रेष्ठा, तू मला अन्यंत कल्याण करतो. त्याच्या ठिकाणी प्रेत करीत आहेस, त्या अर्थी यासंबंधाने उग्र-पातक नाही; दुसऱ्यावर सकट ओढवलें तर त्याला सेन व श्रीकृष्ण यांमध्ये नारदासंबंधे जो समाधान वाढत नाही; वेदश्रवण आणि आस्त्राने संवाद झाला तो मी तुला सांगतो, एक.

उग्रसेन ह्याणाला:—श्रीकृष्णा, ज्या नार-इच्छा असेते; तो शीतोष्णादि द्वृद्धे सहन करणारा दाचे केवळ नामसंकीर्तन केले तरी भव्यलंकारी आहे; आणि तो कोणाचा अपमान करीत प्राप्ति होते, तो सद्गुणसंपन्न असला पाहिजे नाही. त्याचे वर्तन सर्वांशी साख्ये असल्यामुळे असे मला वाढते. तेवळां त्याच्या अंगी असे त्याला कोणी कोणत्याही प्रकारे प्रिय नाही कोणते गुण आहेत ते मला कथन कर.

आणि अप्रियही नाही; तो मनाला अनुकूल श्रीकृष्ण ह्याणाला:—कुकुराधिपत, नार-असेच भाषण करतो; आणि त्याचे शास्त्रज्ञान दाच्या ठिकाणी कोणते सद्गुण वास्तव्य करीत विष्पूल असून कथाही आश्वर्यकारक आहेत. आहेत तें मी आपल्याला सक्षेपाने सांगतो, तो पंडित आहे, अधारी नाही, शट नाही, त्याचे एका. राजनु, नारदाच्या ठिकाणी शरीराला ठिकाणी दन्य नाही, तो कोपिष नाही, लोभी नाही, ताप देणारा असा सद्वर्तनासंबंधीचा अहंकार आणि आजपर्यंत त्याजकडून अर्धासंबंधाने नाही; आणि शास्त्रज्ञान व त्याचे आचरण हीं अथवा कामासंबंधाने केवळांही कलह घडलेला

नाहीं. त्याचे सर्व दोष उचित ज्ञालेले आहेत; क्रशही होत नाहीत; व त्याची बुद्धि स्थिर त्याची परमात्म्याचे ठायीं दृढ भक्ति असून अंतः-करण पवित्र आहे; तो घातुक नाही; तो मोहसूली दोषापासून अलिस आहे; त्याचे अंतःकरण होतो. अशा प्रकारच्या सर्वगुणसंपन्न, दक्ष, कार्यामध्ये आसक्त असल्याचे दिसते तरी तो शुभिर्भूत, पीडारहित, कालज्ञ आणि प्रियज्ञ पुरुषावर कोण प्रीति करणार नाहीं ?

संशय चिरकाल टिकणारा नसतो. तो उत्कृष्ट

वका आहे; अभिलाप उत्तम करणाऱ्या कार्यामध्ये त्याचे लक्ष नसते; तो केवळाही आनंदसृति करीत नाही; कोणाचाही हेवा करीत

नाहीं व सौम्य भाषण करतो. त्याला लोकांच्या नानाप्रकारच्या वित्तवृत्तीचे ज्ञान आहे, तथापि तो कोणाची निंदा करीत नाही; प्राण्यांचे परलोकीं गमन आणि मृत्युलोकामध्ये आगमन ह्यांसंबंधाच्या विद्येमध्ये तो निष्पात आहे; तो कोणाच्याही मताची निंदा करीत नाही, तथापि आपल्याच मतावर अवलंबून असतो; त्याचा काल केवळाही व्यर्थ जात नाही; आणि त्याचे अंतःकरण त्याच्या अधीन आहे. त्याने परिमित करून ज्ञानसंशादन केले आहे; समाधीचा कितीही अनुभव घेतला तरी त्याची तृप्ति होत नाही; तो सदैव योगामध्ये आसक्त ज्ञालेला असतो; त्याचे अवधान केवळाही नष्ट होत नाही; दुसऱ्यांनी आपल्या कल्याणासाठी प्रत्याया कार्यावर त्याची योजना केली तर तो निर्मिंदपणे तें कार्य करू लागतो; तो दुस-

च्याच्या गुण गोष्ठी केवळाही बाहेर कोटीत नाहीं; द्रव्यप्राप्ति ज्ञाली म्हणून त्याला आनंद होत नाहीं आणि ती ज्ञाली नाहीं म्हणून

१ श्रीकृष्णाच्या भाषणात आरंभापादून शेवट पर्यंत प्रत्येक श्लोकाचे अंतीं 'तस्मात्सर्वत्र पुजितः' (ज्ञानूनच त्याचा सर्वत्र बहुमान होतो.) अशी पदे आहेत, त्यांची भाषांतरात पुनः पुनः आवृत्ति न करिता एकदो आरंभी व प्रकदा अंतीं त्याचा अर्थ दिला आहे.

अध्याय दोनशे एकत्रिसावा.

—::—

कालगणना.

युधिष्ठिर म्हणाला:—कुरुपितामह, सर्व प्राण्यांचा आदि व अंत, प्रत्येक युगामध्ये करवयाचे ध्यान व कर्म, प्रत्येक युगाचा काल, प्राण्यांची सृष्टि, प्रलय आणि लोकांचे तत्त्व हीं पूर्णपणे जाणण्याची माझी इच्छा आहे. तसेच, उत्पत्ति व नाश यांची प्रवृत्ति केढून ज्ञालेली आहे ? हे सत्पुरुषश्रेष्ठ, जर न जववर आपला अनुग्रह असेल, तर मी विचारतो ह्यांचे उत्तर सांगा. पूर्वी ब्रह्मर्थ भारद्वाज यांनी भूगूला द्वा गोष्ठी संक्षेपतः उत्कृष्ट प्रकारे सांगितलेल्या भी ऐकिल्यामुळे माझी बुद्धि असंयत धर्मनिष्ठ बनली असून परमात्म्याच्या दिव्य स्वरूपाशीं जडली आहे. तथापि मी द्वा गोष्ठी विस्ताराने ऐकण्यासाठी आपणांला पुनश्च विचारीत आहें, तरी आपण त्या कृपा करून सांगा.

भीम म्हणाले:—पूर्वी पुत्राने असा प्रश्न केला असतों भगवान् व्यासांनी त्याला जे उत्तर दिले, तोच पुरातन इतिहास मी तुला कथन करितो. युधिष्ठिरा, वेद, वेदांगे व उपनिषदें यांचे अध्ययन करून आणि धर्माचे सूक्ष्मपणे निरीक्षण करून मोक्षधर्माचे अनुसंधान करीत असलेला व्यासपुत्र शुक यांने धर्म व अर्थ ह्यांविषयांच्या संशयाचे निवारण करणाऱ्या कृष्णद्वयायन श्रीव्यासांना आपल्याला ज्यांचा

निर्णय शालेला नाही अशा गोष्टींसवं- असा देवांचा दिनरात्रीचा विभाग आहे. धाने प्रश्न केला.
पूर्वी जी मनुष्यलोकांतील दिवस आणि रात्र

श्रीशुक ह्याणाले:-—भगवन्, या सर्व प्राणि- यांची गणना सांगितली, तिच्या अनुरोधानेसमूहाचा कर्ता आणि कृतत्रेतावि कालरूपी अव- हा वर्षांची गणना केली आहे. आतां ब्रह्म-स्थाचतुष्ट भोगणारा जीव या देवांचीं स्वरूपे देवाचा दिवस आणि रात्र सांगतो. तसेच कृत, व ब्राह्मणांचीं कर्तव्ये आपण मला कथन करा. त्रेता, द्वापर आणि कले हा चार युगांपैकी

भीष्म ह्याणाले:-—याप्रमाणे पुत्रांने प्रश्न केला पत्येकाची वर्षसंख्या क्रमाक्रमानें सांगतो. देवांच्या असतां भूतभविष्य जाणणारे, ब्रह्मज्ञ व सर्वधर्मवित् चार हजार वर्षांना कृतयुग असे म्हणतात; व व्यासांनी त्याच्या सर्व प्रभावे उत्तर दिले. त्याशिवाय देवांचीं चारशें वर्षे त्याचा संधिकाल

व्यास ह्याणाले:-—अनादि, अनंत, जन्म- असून तितकाच संध्यांशकाल असतो. अर्थात जरारहित, विकारशून्य, अविनाशी, दिव्य- देवांचीं चार हजार आठशें वर्षे हें कृतयुगाचे स्वरूपी आणि तर्के व इंद्रियजन्य ज्ञान यांना प्रमाण होय. ह्यानंतर पुढच्या तीन युगांमध्ये अघोर असें जें परबद्ध तेच सृष्टीच्या आरभीं मुख्य वर्षे, संधिकाल आणि संध्यांशकाल हे उत्त-हेते. कालाचा विभाग असा आहे:-मनु- रोतर एक-एक चतुर्थांश कमी कमी होतात. सदैव व्याच्या पापण्यांची उघडजांप होण्याला जो अस्तित्वात असणारे हे लोक जरी शाश्वत कल लागतो, त्याला निमेष असें ह्याणतात. आहेत, तरी त्यांना हा चार युगांचाच आधार पंधरा निमेष ह्याणजे एक काष्ठा, तीस काष्ठा आहे. वा शुका, हा शाश्वत अशा कालरूपी ह्याणजे एक कला, तीस पूर्णांक एक दशांश ब्रह्माचे ज्ञान ब्रह्मवेत्या पुरुषांनाच असते. कृत-कला ह्याणजे मुहूर्त, आणि तीस मुहूर्त ह्याणजे युगांमध्ये धर्म चारही पादांनी युक्त व म्हणून एक अहोरात्र अशी कालगणना मुनींनी पूर्ण असा असतो व सत्यर्ही पूर्णपैणे असलेली आहे. तीस अहोरात्र ह्याणजे एक संवन्सर. प्राप्ति करून घेण्याकडे कोणाची प्रवृत्ति कालगणनेचे ज्ञान असलेले लोक एक संव- होत नाहीं; पण पुढे इतर युगांमध्ये द्रव्यादिक-त्सरामध्ये दक्षिणायन आणि उत्तरायण अशीं प्राचीच्या संबंधाने धर्माचा एक पाद कमी देवान अयेते असतात असें ह्याणतात. सूर्य हा होतो व चौर्य, असत्य आणि कपट ह्यांच्या मनुष्यलोकांतील अहोरात्राचे दिवस व रात्र योगानें अधर्माची प्रवृत्ति होते. कृतयुगामध्ये असे दोन विभाग करतो. त्यांपैकीं रात्र ही लोक निरोगी असून त्याचे सर्व मनोरथ पूर्ण प्राप्यांना झोप घेण्यासाठीं व दिवस हा कर्म होत असत; व त्यांना चारशें वर्षे आयुष्य करण्यासाठीं आहे. मनुष्यांचा एक महिना असे. पुढे त्रेतायुगापासून उत्तरोत्तर प्रत्येक सुगात हा पितरांचा एक दिवस होय. त्यांपैकीं वयांचे मान एकेक चतुर्थांश कमी होत गेले. कृष्णपक्ष हा त्यांना कर्म करण्यासाठीं अस- युगमानप्रमाणे वेदवाणी, आयुष्य, आशीर्वाद लेला दिवस आणि कृष्णपक्ष ही शयन करण्या- आणि वेदाभ्यासजन्य फल ह्यांचाही उत्तरोत्तर करितां असलेली रात्र होय. मनुष्यांचे एक वर्ष न्हास शाला. हा युगाच्या न्हासाच्या अनुरोहा देवांचा एक दिवस होय. त्यांतील उत्तरायण धाने कृत, त्रेता, द्वापर आणि कले ह्या चार हा दिवस असून दक्षिणायन ही रात्र होय, युगांतील धर्म निरनिराळे ठरलेले आहेत. कृत-

युगमध्ये तपाला प्राधान्य असून ब्रेतायुगमध्ये होते. एवंच, आत्महपाला दुराक्षेलें हें अनेक ज्ञानाचे महत्त्व असे आणि द्वापरयुगमध्ये रूपे घेणारं, साभिलाप आणि संशयात्मक यज्ञ हाच मुख्य समजला असून कलियुगमध्ये मनव प्रकाशक अशा चिन्मय आत्म्याला केवळ दानन्द मुख्य होय असे सांगिलेले आहे. आवृत कस्तुन महत्त्व, अहंकार व आकाशादि हीं जीं चार युगांची बारा हजार वर्षे सांगि-पंचमहाभूते या सातांची उत्पत्ति करते. निवास्था-तलीं, त्यांस मिळून विद्वान् लोक महायुगला आवृत कल्यानंतर ते मन सृष्टि कल्प्याच्या असे म्हणतात. अशीं एक हजार महायुगे इच्छेने प्रेरित होऊन सृष्टि करू लागते, तेहां ज्ञालीं म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. त्यापासून आकाश उत्पन्न होते. त्या आकाश्या रात्रीचेही प्रमाण दिवसाहतकंच शाचा शब्द हा गुण आहे. आकाश विकार आहे. त्या रात्रीच्या आरंभी प्रलय होतो व पावळे (कार्यजनक अशा स्थितीमध्ये आले), विश्व नाश पावते, त्या वेळीं मगवान् ह्यणजे त्याजपासून सर्व प्रकारचे गंध धारण योगिनिद्रेचे अवलंबन करतो व रात्रीच्या करणारा आणि पवित्रे असा जोरदार वायु शेवटीं जागा होतो. याप्रमाणे ब्रह्मदेवाचा एक-उत्पन्न होतो. सर्व हा वायूचा गुण आहे. सहस्रमहायुगात्मक दिवस आणि तितकीच वायुही विकृत ज्ञाला ह्यणजे त्याजपासून प्रकाश-रात्र हांचे ज्यांना ज्ञान असते, तेच लोक मानू, तेजस्वी आणि शुभ्र असे तेज उत्पन्न अहोगत्रविद होत. रात्रीच्या शेवटीं जागृत होते. रूप हा तेजाचा गुण होय. तेज कार्य-शाल्यानंतर ब्रह्म हा अविनाशी अशा प्रकृतीमध्ये जनक स्थितीत आले ह्यणजे त्याजपासून जल विकार उत्पन्न करतो व नंतर तिजपासून निर्माण होते. रस हा जलाचा गुण होय. पुढे महत्त्वाची सृष्टि होत; त्या महत्त्वापासून कार्यजनक स्थितीत आले ह्यणजे त्याजपासून गंध-अहंकाराची उत्पत्ति होत; आणि अहंकारा-रूपी गुण धारण करणारी पृथ्वी उत्पन्न होते. पासून मन वैरे अव्यक्तांची व पृथिव्यादि पूर्वी पूर्वी निर्माण हालेल्या जलापासून गुण व्यक्तांची सृष्टि होते.

अध्याय दोनशें बत्तिसावा.

—००—

सृष्टिविचार.

व्यास म्हणाले:—तेजामय म्हणजे सूक्ष्म असे तो ह्याणू लागला, तर तो केवळ सूक्ष्म वासनामय जें महत्त्व तेंच या सृष्टीचे बीज दृष्टीचा अभाव होय. गंध हा गुण पृथ्वीचे गार्यी समज. ह्या एका महत्त्वापासूनच स्थावर असतो असे समजावे. जल आणि वायु ह्यांच्या आणि जंगम ही द्विविध सृष्टि ज्ञाली. आपल्या डिकाणीं तो उत्पत्तिसिद्ध नसून पृथ्वीच्या विविसाच्या आरंभी परमेश्वर जागृत होतो संपर्कमुळे आलेला असतो.

आणि अविद्येच्या योगानें प्रथम महत्त्व उत्पन्न याप्रमाणे महत्त्व, मन आणि पंचमहाभूते करतो. ह्याप्रमाणे सर्वांभी निर्माण हालेले ह्या अनेक प्रकारच्या सामर्थ्याने युक्त अत्म-महत्त्व तत्काल आकाशादि व्यक्तस्वरूपी जाग्या सात पदार्थांची सृष्टि झाल्यानंतर ते बनलें ह्यणजे त्यालाच मन अशी संज्ञा प्राप्त परस्परांपासून अलग राहिले. त्यांचे परस्परांशी

पूर्णपणे मिश्रण ज्ञाल्यावांचून लोकांची सृष्टि विषय आणि आकृतिहांचे अनेक प्रकार करून होणे शक्य होईना. तेव्हांते व्यापक पदार्थ त्यांच्या ठिकाणी प्राण्याची योजना करतो. परस्परांमध्ये मिळाले आणि त्यांनी शरीराचा प्राण्याच्या हातून जी कर्म घडतात, त्याचे आश्रय केला, म्हणूनच त्यांना पुरुष असे कारण उयोगच आहे असे कित्येक लोक म्हणतात. जो पुरामध्ये राहतो तो पुरुष होय. म्हणतात; कांहीं ब्राह्मणांच्या मतें दैव हेच त्याचे पुर असे शरीराला नांव आहे, म्हणूनच त्या- कारण आहे; आणि स्वभाववादी लोक स्वभाव मध्ये वास्तव्य करणाऱ्या हा सात पदार्थाना हात त्याचे कारण आहे असे म्हणतात. पुरुष असे म्हणावयाचे. हा सप्तपदार्थानी उयोग, कर्म आणि दैव हांना स्वभावाचे आश्रय केलेले शरीर आकृतिसंपन्न, आणि साहाय्य मिळाले म्हणजेच त्यांपासून कार्य भन, दहा इंद्रिये व पंचमहाभूते हा सौदा घडते; हास्तव उयोग, कर्म आणि दैव हीं पदार्थानी बनलेले असते. हा स्थूल शरीरा तीन मिळूनच त्याचे कारण होत. ह्यापैकी मध्ये—पूर्वी उत्पन्न झालेले महत्तत्वादि सूक्ष्म प्रत्येक निरनिराकृत कारण नाहीं. प्राणी नानापूर्वार्थ आणि पूर्वजन्मी उपभोग अवशिष्ट प्रकारचे असतात ह्याचे कारण दैव कीं कर्म? राहिलेले कर्म हांचा अर्थात् लिंगशरीराचा ह्याचे उत्तर देतांना कांहीं लोक हें सांगणे प्रवेश होतो. पुढे सर्व प्राण्यांचा आदिकर्ती जो अशक्य आहे असे म्हणतात; व अशक्य परमेश्वर तो आपल्या उपाधिभूत मायेमध्ये नाहीं असेही कांहीं म्हणतात. कित्येक अंशतः असलेलीं सर्व भूते ग्रहण करून स्व-लोक दैव आणि कर्म हा दोहोपैकीं एकही स्वरूपज्ञानासाठीं त्या शरीरामध्ये प्रविष्ट होतो. कारण नाहीं असे म्हणतात व ती कारण नाहीत त्यालाच प्रजापति ब्रह्मदेव असे नांव आहे तो असे नाहीं असेही म्हणतात. हीं सर्व वेदवाच्य ब्रह्मदेवच स्थिरचर प्राण्यांना निर्माण करतो. लोकांची मते होत. योगी लोक हे ब्रह्म हेच त्यानेच देव, कृषि, पितर, मनुष्ये, लोक, महाभतांना प्राप्त होणाऱ्या नानाप्रकारच्या नद्या, समुद्र, दिशा, पर्वत, वनस्पति, किन्नर, रूपांचे कारण आहे असे समजतात. योग राक्षस, पक्षी, पशु, हरिणे, सर्प हांची सृष्टि हा प्राण्याचे ब्रह्मप्राप्तिं साधन आहे; आणि केली. पृथिव्यादि क्षीण होणारे पदार्थ आणि मनोनिग्रह व बाहेंद्रियनिग्रह हा त्या योगाचा आकाशादि क्षय न पावणारे पदार्थ व इतरही आधार आहे. त्या योगाच्याच अवलंबनां स्थवरजंगम पदार्थ हांची सृष्टि त्यानेच केलेली मनुष्याला सर्व अभीष्ट वस्तूंची प्राप्ति होते; आहे. हा पदार्थपैकीं पूर्वांच्या युगांत ज्यांनी तपाच्या योगानें—जगताची उत्पत्ति करणाऱ्या ज्या कर्माचा स्वीकार केलेला होता तीच कर्मे परमात्म्याची प्राप्ति होते; आणि परमात्मस्वरूपुन: पुनः होणाऱ्या सुटीमध्ये त्यांना प्राप्त पाची प्राप्ति ज्ञाली म्हणजे तो पुरुष सर्व होतात. पूर्वकर्माच्या संस्कारामुळेच त्यांना प्राण्यांचा नियंता बनतो. तपाच्याच योगानेहिंसकत्व, अहिंसकत्व, मृदुत्व आणि कूरत्व, कृषीना पूर्वजन्मी अध्ययन केलेल्या वेदांचे धर्म, अधर्म, सत्य आणि असत्य हांची प्राप्ति रात्रंदिवस स्मरण झाले. हीं दिव्य वेदवाणी होते. म्हणूनच त्या त्या वस्तुचे तेंते कर्म सुष्टि- परमेश्वरापासून ब्रह्मदेवाला मिळाली; आणि त्यानेकर्त्याला मान्य होते. हा जगताचा विस्तार शिष्यप्रशिष्यादि संप्रदायक्रमानें ती प्रचारात करणारा परमात्मा महाभूते, इंद्रिये, इंद्रियांचे आणिली. त्या परमेश्वरानेंचे कृषींचीं नावे

ठेविलीं; वेदामध्ये ज्या ज्या सृष्टीचे प्रतिपादन त्याची उपासना करितात. हा उपासनाविधि केले आहे त्या सृष्टि निर्माण केल्या; आणि ब्रेतायुगांतील होय.—कृतयुगांतील नव्हे. द्वापर-प्राण्यांची जानाप्रकारचीं कर्मेही प्रवृत्त केली. युगामध्ये आणि विशेषतः कलियुगामध्ये हा ज्याप्रमाणे इंद्रजाल करणारा पुरुष त्या त्या उपासनामार्गाचा उच्छेद होतो. कृतयुगामध्ये वस्तूचं नामग्रहण करून ती ती वस्तु निर्माण मनव्ये अद्वैतनिष्ठ होतीं; व म्हूळनंव, क्रांतेवादि करितो, त्याप्रमाणेच परमेश्वरानें वेदांतील ते तीन वेदांनी प्रतिपादन केलेलीं काम्य कर्म द्वैत-ते शब्द उच्चारून त्या त्या वस्तूची सृष्टि केली. साधक आहेत असें जाणून केवळ योगाच्याच त्यांने सृष्टीच्या आरंभी लोकांसाठी वेदप्रतिपादित योगानें परमेश्वराचं आराधन करीत होतीं. सृष्ट पदार्थांचीं आणि कृषीचीं नांवे ठेविलीं. ब्रेतायुगामध्ये सर्व स्थावरजंगम प्राण्यांचे निय-वेदाध्ययन, विवाह, कृच्छ्रचांद्रायणादि तर्पे, मन करणारे महावलाऊ पुरुष, निर्माण झाले. संध्योपासनादि कर्म, ज्योतिष्टोमादिक यज्ञ, ब्रेतायुगामध्ये वेद, यज्ञ, वर्ण, आश्रम हे सर्व तडागनिर्माणादि कीर्तिकारक कर्म, तीन प्रका-पूर्णपणे वास्तव्य करीत होते. द्वापरयुगामध्ये रचे ध्यान, आणि जीवन्मुक्ति हांची क्रमा-आयुष्य कमी झाल्यामुळे लेक हा गोष्ठी-क्रमाने प्राप्ति करून घेतली म्हणजे मोक्ष मिळतो. पासून कांहोंसे भ्रष्ट झाले व कलियुगामध्ये वैदिक कर्मांमध्ये देवताम्बरूपाने वर्णन केलेले केवळ अधर्मानें ग्रस्त होऊन वेद आणि यज्ञ आणि उपनिषदांमध्ये स्पृशणे प्रतिपादन केलेले हांचा उच्छेद होतो व ते दिसतील न दिसते दुष्प्राप्य परब्रह्म ते वेदवेत्या पुरुषांना तील अशा स्थितीत असतात. मूळ कृतयुगांत पूर्वोक्त क्रमाने प्राप्त होते. शीतोष्ण, सुखदुःख जो धर्म जितेंद्रिय, तपोनिष्ठ व श्रुतवान् अशा इत्यादि द्वंद्वांनी युक्त असणारा जो जीव ब्राह्मणांचे डिकाणीं सुप्रतिष्ठित झालेला दिसतो, तो परमात्माहून भिज आहे अशी वृद्धि त्याचेच पूढे प्रत्येक युगांत आचारांचे उल्लंघन न होण्याचे कारण कर्म हेच होय. ज्या वेळीं करितां अमिहोत्रादि स्वधर्मांमध्ये त्रासक्त होऊन कर्म नसते त्या वेळीं अर्थात् सुप्रभिकाळीं किंवा राहिलेले वेदाध्ययनसंपन्न लोक वेदवचनांच्या समाधिकाळीं हा भेदभाव असत नाही. तत्त्वम-अनुरोधाने यज्ञ, व्रते, उपवास, तीर्थयात्रा स्यादि वाक्यांचे योग्य प्रकारे ज्ञान होऊन इत्यादि रूपानें आचरण करितात; पण त्यांचे मनव्य परमात्मस्वरूपी बनला म्हणजे ज्ञान-हे सर्व आचरण कामनिक असते. ज्याप्रमाणे सामर्थ्याने त्याचा भेदभाव नष्ट होतो. मोक्षेच्छु वर्षकाळीं वृष्टीच्या योगानें सर्व स्थावर आणि पुरुषाने शब्दब्रह्म अर्थात् प्रणव आणि परब्रह्मजंगम प्राण्यांची वृद्धि होते, त्याप्रमाणेच ता दोहोंचे ज्ञान संपादन केले पाहिजे. कारण, प्रत्येक युगामध्ये त्या त्या युगाच्या मानाने पणवाची उपासना करण्यामध्ये निष्णात अस-धर्मांची किंवा अधर्मांची वृद्धि होते. ज्याप्रमाणे तुल्या पुरुषाला परब्रह्मप्राप्ति होते. क्षत्रियक्रमाच्या अनुरोधाने प्राप्त झालेल्या कृतमध्ये अंक पशुहिंसाद्वारे परमेश्वराची उपा-त्या त्या कृत्यातील लक्षणांची अभिवृद्धि झालेली झाना करितात; वेश्य होमद्रव्याच्या योगानें दिसते, त्याप्रमाणेच ब्रह्मा, विष्णु, रुद्र हांच्या यांचे आराधन करितात; शूद्र वर्णत्रयाची जगदत्पादानादि शक्तींची त्या त्या काळीं अभिनवा करून तद्वारे त्यांचे अर्चन करितात; वृद्धि होते. पूर्वी मीं तुला काळांची अनंत भाणि ब्राह्मण योगाभ्यासाच्या योगानेच स्वरूपे आणि त्यांचे आद्यन्तशून्यत्व हीं

कल्प केलेलीं आहेत. हें कालस्वरूपच लोकां म्हणजे भूमि आपल्या जलरूपी कारणामध्येलीन च्या उत्पत्तीचे आवि संहराचे कारण आहे. होऊन जाते. तदनंतर हा जगतामध्ये लह-स्वेदज, उद्धिज, अण्डज आणि जगयुज रीनीं युक्त असलेले व प्रचंड शब्द कराणारे जल असें जे चार प्रकारचे प्राणी संगितलेले अवशिष्ट राहतें. हा वेळीं सर्वही जग व्यापून अहेत, वे स्वभावतःच शीतोष्णामधि द्वंद्वानीं जल वाहूं लागतें. पुढे, वा शुका, त्या पाण्यामध्ये पूर्षपणे युक्त असतात. काळ हाच हा असणारा जो रसतन्मात्र गुण त्याला तेज आक-प्रणपांचा आधार आहे. तोच हा प्राण्यांना र्षण करून घेते. याप्रमाणे त्यानें तो गुण धारणा करितो की त्याचे पोषणही करितो. आकर्षण करून घेतल्या म्हणजे पाणी तेजामध्ये किंकिहुना सर्व प्राणी हें त्याचे स्वरूपच आहे, लीन होऊन जातें. त्या वेळीं भूमीवरून निघाले-असें मानलेले आहे. हे पुत्रा, तू मला विचा-ल्या अमीच्या ज्वाला आकाशामध्ये तद्पण्याच्या रसाप्रमाणे प्रीं तुला सृष्टि, काळ, कर्म, वेद, सूर्याला जाऊन भिडतात व सर्व आकाश ज्वालांनी करता, कार्य आणि क्रियेचे फल हें सर्व व्याप होऊन जातें. पुढे तेजामध्ये अस-काळन केले आहे.

अध्याय द्वौनशे तेहेतिसावा.

—००—

ब्राह्मप्रलय.

ब्राह्म म्हणाले:—ब्रह्मदेवाचा विवस निघून प्रदेश आणि दशादिशा हाणांना कंपित करून जाऊन रात्र मुरु शाल्यानंतर, कारणामध्ये लीन सोडतो. पुढे जेव्हांना वायूच्याही स्पर्शतन्मात्र-होऊन ऐलेले विश्व काळरूपी ईश्वर आपल्या रूपी गुणाला आकाश ग्रस्त करून सोडतें, दिक्काणी धारण करतो. हा प्रलयाचा प्रकार तेव्हांना वर्णिविभागशून्य अशा केवळ ध्वनीने आकां प्रीं तुला कृथन करितो. ब्रह्मदेवाच्या युक्त असणारे आकाश मात्र अवशिष्ट राहते. विवसाच्या शेवटीं आकाशामध्ये अमीच्या रूप, रस, स्पर्श, गंध आणि आकार यांनी विरहित प्रात ज्वाला सारख्या पेटत राहिलेल्या व केवळ ध्वनियुक्त असें तें आकाश सर्व अस्तुत. हा वेळीं जग तेजाच्या ज्वालांनीं विश्वाला ध्वनिय करून सोडीत राहते. पुढे, व्या प्रहोऊन अतिशय पेटू लागतें व पृथ्वीवर स्वतः अव्यक्त असून ज्यापासून सर्व व्यक्त असूदैल्या सर्व स्थावरजगमात्मक प्राण्यांचा बनले आहे असें मन आकाशाच्या शब्द संहार होतो आणि ते भूमिस्वरूपी बनून तन्मात्ररूपी गुणाला आकर्षण करून घेते. जातात. ह्याप्रमाणे सर्व स्थावरजंगमांचा प्रलय अर्थात् त्याच्या ठिकाणीं आकाशाचा लय ज्ञाला म्हणजे भूर्यावरील कृश व गवत सुद्धां होतो. या मनापासूनच सर्व व्यक्त निर्माण नष्ट होऊन ती कासवाच्या पाढीप्रमाणे बनते. ज्ञाले आहे. ह्याप्रमाणे जो विश्वाचा संहार पुढे, ज्याच्या चोपानें पृथ्वीमध्ये काठिन्य होतो तो ब्राह्मप्रलय होय. आतां उत्पद्ध ज्ञालेले असते त्या तिजमधील गंध-

द्वूतात्मप्रलय

तन्मात्र गुणाला जल आकर्षण करून घेते; सांगती, एक. हिरण्यगर्भरूपी परमात्म्याचे समाप्ति-आणि अस्या रीतीने त्याचे आकर्षण ज्ञाले भूत मन आमच्या परिच्छेदाभिमानी अशा

मनाला निःसीम ज्ञान, वराग्य इत्यादि गौण कर्मीमध्ये प्रविट करून ग्रस्त करून सोडते, अर्थात् च व्यष्टिभूत मनाचा समष्टिभूत मनाचे ग्राहीं लय होतो. असे ज्ञाले ह्याणजे ब्रह्माची योगाने अस्मितेचाही नाश होतो हें कठून उपासना करणाऱ्या पृथिव्याला आत्मगुणांची आले म्हणजे 'अस्मि' हा व्यवहार अर्थात् त्र प्राप्ति होते. समष्टिभूत मनालान चंद्रमा अशी त्रिकांते शक्य नाहीं व जरी त्रिकला तरी तो संज्ञा आहे. संकल्प हेंच त्याचे शरीर आहे. गौणच होय. प्रणवांतील जे अकार, उकार, पुण्कळ काळाने त्या समष्टिभूत मनाचा त्याच्या मकार व अर्धमात्रा त्यांचा अर्थ क्रमाने विश्व, कारणाचे तायीं लय करण्याचे योग्याला तैजस, प्राज्ञ आणि तुरीय असा आहे. त्या सामर्थ्य येने. संकल्प हा विचारात्मक अशा तुरीयाच्याही पलीकडे बिंदु, नाद, शक्ति चित्तवृत्तीला ग्रस्त करून सोडतो, म्हणूनच आणि शान्ता अशा चार अवस्था आहेत. संकल्पाचा निराश करिता येयेफार कठीण आहे. ह्यांनील नादाचा लय ज्याच्या त्रिकांी होतो संकल्पाचा निराश केला ह्याणजे अन्यत श्रेष्ठ हेंच सर्वेत्कृष्ट अविनाशी आणि निर्गुण अशा ज्ञानाची प्राप्ति होते. कारण संकल्पनिरोध असे परब्रह्म होय. ज्ञानाने अस्मितारूपी हेंच अत्युत्तम असे ज्ञान (साधन) कालाचा ग्रास झाला म्हणजे ज्ञानी पुरुष आहे. अस्मि एवढे ज्ञानच ज्याचे स्वरूप आहे आकाशाचा गुण जो हा नाद त्याचा आत्माच्या असा जो (तत्त्वमासि त्या वाक्यांतील) अंतर्वाचा पदाचा त्रिकांी लय करितो. अस्तु; ह्याप्रमाणे सर्व अर्थ त्याला काल अशी संज्ञा आहे. हा कालच प्रलयांचे स्वरूप आहे. स्थूल पदार्थापासून तों सर्वतात्मजाज्ञानरूपी विज्ञानाला ग्रासून सोडतो ईवरापर्यंत जीं सर्व भूते, त्यांचा लय होऊन व वलसंज्ञक शक्ती ही कालाला ग्रासून सोडते, केवल परब्रह्मच अवशिष्ट राहणे हाच असे श्रीमध्ये सांगितलेले आहे. त्या शक्तीला खरा प्रलय होय. केवळ कांहीं कालपर्यंत जीवन्मुक्ति अशीही संज्ञा आहे. सारांश, उपाधिनिवृत्ति होणे हा कांहीं प्रलय नव्हे. मीं जीवन्मुक्तदशा प्राप्त झाली म्हणजे, जीवन्त्व हेंजे जे हें शास्त्र तुला सांगितले हें संशयशूल्य उपाधिमात्रकृत आहे व उपाधि मिथ्या आहे हें असून, ज्ञानाचा ध्यास लागून गेल्यामुळे कठून आल्यामुळे जीवाच्या जीवत्वरूपी परि-ज्ञानमयच बनून गेलेल्या उपदेशास पात्र अशा चित्त व्यरूपाचा नाश होऊन तो परब्रह्मच शिष्यास पाहून परमात्मवूपी बनलेल्या आहे असे ज्ञान होते. अर्थात् जीवन्मुक्ति-योग्यांनी बरोबर सांगितलेले आहे. ह्याप्रमाणे संज्ञक शक्ति कालसंज्ञक त्वं पदार्थ जो जीव आत्मा आणि प्रकृति ह्यांच्या योगाने वारंवार त्याला ग्रासून सोडते हें उघडच आहे. जीवन्मुक्त-सुष्टिप्रलय होत असतात. ब्रह्मदेवाच्या दिव-दशांत सुद्धां 'अहमस्मि' (मी आहे) साचा आरंभ झाला ह्याणजे सृष्टीला सुरुवात असा व्यवहार होत असतो. तथापि त्यामुळे होते व रात्रीचा आरंभ झाला ह्याणजे प्रलय जीव हाच जीवन्मुक्तीला ग्रस्त करितो असे होतो. हा दिवस वही रात्र हीं एकेह जार म्हणतां यावयाचे नाहीं. कारण, तो व्यवहार युगंची असतात. अर्थात् प्रत्येक दोन हजार केवळ ज्ञानाने लुप्तप्राय झालेला अर्थात् केवळ वर्षांच्या आरंभी दिवसाचा व रात्रीचा आरंभ होतो. लोकव्यवहारासाठीच चाललेला व 'हणूनच'

अध्याय दोनशें चौतिसावा.

—०—

ब्राह्मणांचे कर्तव्य

यास म्हणाले:—भूतसुमादय हा ज्याचा कीर्ति विद्यमान असते, तो पर्यंत त्याला द्वाषपिं आहे आणि म्हणूनच त्याचे ठिकाणी पुण्यानें प्राप्त होणाऱ्या अविनाशी अशा स्व-ज्ञाची योजना आहे, त्या आत्मतत्त्वाचे मीं तुला गंगादि लोकांची प्राप्ति होते. ब्राह्मणाने अध्यक्षयन केले. आतां ब्राह्मणांचे कर्तव्य काय हें यन करावे, अध्यापन करावे, यज्ञ करावे, तुला संगतों, ऐक. ब्राह्मणांची जातकर्मप्रभूति दुसऱ्याकडून यज्ञ करवावे, प्रतिग्रह करावा कर्म दक्षिणाप्रदानपूर्वक. जालीं पाहिजेत. पुढे आणि दान यावे. मात्र निष्कारण दान अथवा त्याने वेदपाठंगत अशा आचार्याजवळ त्याची प्रतिग्रहही करू नये. ज्याच्याकडून यज्ञ सेवा करीत राहून सर्व वेदांचे अध्ययन करावे; करवावयाचा असेल त्याजकडून, शिष्याकडून नंतर गुरुदक्षिणा देऊन गुरुच्या ऋणाची केड अथवा कन्येकडून विपुल द्रव्य घेऊन त्या करावी; आणि यज्ञासंबंधाचे ज्ञान संपादन करून योगाने याग आणि दान करावी. एकट्याने समावर्तन करावे. त्याने गुरुची अनुज्ञा घेऊन केवळांही भोजन करू नये. गृहस्थाश्रमामध्ये चार आश्रमांपैकीं एका आश्रमामध्ये यथाशास्त्र वास्तव्य करणाऱ्या पुरुषाला देव, ऋषि, पितर आचरण करीत आमरण रहावे. त्याने पाहिजे आणि गुरु ज्ञांच्यासाठीं प्रतिग्रह करणे तर स्त्रीचा स्वीकार करून प्रजात्पत्ति करावी; याहून अधिक पवित्र अशी गोष्ट नाही. वाटेल तर वनामध्ये गुरुच्या सानिध्यास राहून वृद्ध, रोगपीडित, क्षुधाक्रांत, गुप्त रीतीने राह-नैष्ठिक ब्रह्मचर्यांचे आचरण करावे; अथवा संन्यास- जारे, शङ्खांनी पीडिलेले आणि होतकरू लोक धर्माने वागावे. गृहस्थाश्रमी पुरुष हा ह्या सर्व हांना आपल्या शक्तिप्रमाणे अथवा शक्तीचा धर्मांचे मुळ आहे. कारण, गृहस्थाश्रमामध्ये अतिक्रम करूनही द्रव्यप्रदान करावे; आणि बाहेद्वियांचा निग्रह होतो; आणि अतःकरण आपल्या कर्मजन्य पुण्याचाही अंश त्यांना प्रवित्र होऊन त्यांतील दोष जीर्ण होतात; अर्पण करावा. कारण, योग्य व सत्पात्र पुरुषामुळे इतर कोणत्याही आश्रमामध्ये सिद्धिं वांना अदेय असे काहींच नाही. सत्पुरुषांना मिळविण्यास तो पात्र होतो. ब्राह्मणाने प्रजा- इंद्राचा उच्चेश्वा नांवाचा अध्य जरी हवा तपति, वेदाध्ययन आणि यज्ञाग्रंही कर्म असला तरी आणून दिला पाहिजे. महावतनिष्ठ करून पितर, ऋषि व देव यांच्या ऋणांतून सत्यसंध यांने ब्राह्मणांचे सांत्वन केले आणि मुक्त व्हावें; आणि कर्माच्या आचरणाने पवित्र- त्यांच्या इच्छेप्रमाणे आपले प्राण देऊन त्यांचे ब्रता संपादन करून इतर आश्रमाचा अर्थात् प्राण वांचविले, श्वामुळे त्याला स्वर्गपापि वानप्रस्थ किंवा संन्यास या आश्रदांचा स्वीकार झाली. सांकृत्य रंतिदेव यांनंही महास्या वसिकरावा. गृहस्थाश्रमी पुरुषानें जै स्थान पृथ्वी- धाना शीत आणि उण जल अर्पण केले, ह्यावर पवित्रतम असेल तेंदु वास्तव्य करावे, मुळे तो स्वर्गपृष्ठावर पूज्य होऊन राहिला आहे. आणि त्या ठिकाणी प्रमाप्तमृत आचरणाने उत्कृष्ट अतिक्रुलोत्पन्न इंद्रदमन ह्यांने सत्पात्र पुरुषाला कीर्ति संपादन करण्याचा प्रयत्न करावा. विपुल द्रव्य अर्पण केले, श्वामुळे त्या ज्ञान-विपुल तपश्रवा केल्याने, विद्यमध्ये पारंगत संपन्न राजाला अविनाशी अशा लोकांची

प्राप्ति ज्ञाली. उशीनरकुलोत्पन्न शिवि यानें संज्ञक द्रव्यानीषि अर्पण केला, यामुळे त्याला ब्राह्मणांसाठी आपले अवयव आणि प्रिय अस- सद्गति मिळाली. राजा भित्रसह हानें महात्म्या लेला औरस पुत्र यांचे दान केले, यामुळे तो वसिष्ठाला मदयंती नामक आपली प्रिय स्वर्गलोकीं गेला. काशिराजा प्रतर्दन ह्यानें ब्राह्म- स्त्री अर्पण केली, ह्यामुळे तो तिच्यासह णाला आपले नेत्र दिले, यामुळे त्याची इहपर- स्वगास गेला. महाकीर्तिसंपन्न राजार्जि सहस्रजित् लोकीं निरुपम कीर्ति ज्ञाली आहे. आठ काड्यांचे यानें ब्राह्मणांसाठी आपल्या अत्यंत प्रिय अशा व मोक्षा थाटाचे असे सुवर्णमय दिव्य छत्र ब्राह्म- प्राणांचा त्याग केला, यामुळे त्वाला अतिशय णाला अर्पण केल्यामुळे देवांवृथ राजा आपल्या उत्कृष्ट अशा लोकांची प्राप्ति ज्ञाली. पृथ्वीपति राष्ट्रासह स्वर्गलोकीं गेला. महातेजस्वी अत्रि- शतद्युम्न यानें सर्व अभीष्ट वस्तुनीं परिपूर्ण कुलोत्पन्न संकृति यानें शिष्यांना निर्गुण. असे सुवर्णमय मंदिर मुद्गल नामक ब्राह्मणाला ब्रह्माचा उपदेश केला, यामुळे त्याला अत्यंत अर्पण केले, ह्यामुळे तो स्वर्गास गेला. शालव- उत्कृष्ट अशा लोकांची प्राप्ति ज्ञाली. पताप देशाधिपति प्रतापशाली राजा युतिमान् शाली राजा अंबरीष यानें ब्राह्मणाला अकरा अर्बुद गाई दिल्या, ह्यामुळे तो आपल्या राष्ट्र- सहवर्तमान स्वर्गलोकीं गेला. ब्राह्मणांसाठी लोकांची प्राप्ति ज्ञाली. प्रभुत्वसंपन्न राजवि सावित्रीं दिव्य कुडले आणि जनमेजयानें आपलें शरीर अर्पण केले, यामुळे त्या उभ- शांता अर्पण केली, ह्यामुळे त्याला विषुल यतांना उत्तम लोकाची प्राप्ति ज्ञाली. वृषादर्भी अशा सर्व अभीष्ट वस्तूची प्राप्ति ज्ञाली. राजार्जि राजानें सर्व प्रकारचीं रत्ने ब्राह्मणांना अर्पण केलीं आणि युवनाश्व राजानें आपल्या प्रिय स्त्रिया आणि रम्य मंदिर हांचे दान केले, यामुळे त्यांना स्वर्गलोकाचा प्राप्ति ज्ञाली. विदेहदेशाधिपति निमि यानें आपले राष्ट्र ब्राह्मणांना अर्पण केले; परशुरामानें ब्राह्मणांना पृथ्वी दिली; गयराजांने- जीवर मोठमोठीं शहरे आहेत अशी विशाल भूमि ब्राह्मणांना दिली; आणि सर्व प्राणी निर्माण करण्यांचे सामर्थ्य असणाऱ्या वसिष्ठांनीं अवर्षण पडले असतां प्रजन्म संरक्षण करण्याऱ्या ब्रह्मदेवा- प्रमाणे सर्व प्राण्यांचे प्राण वाचविले. करं- धमाचा पुत्र महात्मा मरुत् याने अंगिरस् मुनीला आपली कन्या दिली, यामुळे तो शीघ्र स्वर्गास गेला. पांचालकुलोत्पन्न अत्यंत बुद्धि- मान् राजा ब्रह्मदत्त यान ब्राह्मणश्रेष्ठांना रांख-

१ कुवेराच्या नवनिर्धीतील एक निधि. नव- निर्धीतीची नाव अशी:- महापश्च, ५ द्व, शांत, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील व खर्च.

अध्याय दोनशें पसतिसावा-

—०—
ब्राह्मणांचे कर्तव्य.

व्यास ह्याणाले:—वैदिकविधीमध्ये निर्दिष्ट केळ्याप्रमाणे वेदत्रयरूपी विद्या व वेदांगे हांचा ब्राह्मणाने विचार करावा. षट्कर्मामध्ये जे परमात्म्याचे स्वरूप वास्तव्य करीत असते, तेचे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अर्थवेदवेद यांच्याही ठिकाणीं वास्तव्य करिते. वेदवाणी-मध्ये निष्णात, अध्यात्मविधेमध्ये कुशल, आणि सत्त्वगुणसंपन्न असे जे महाभाग्यशाली पुरुष, त्यांना जगताच्या उत्पत्तीचे आणि प्रलयाचे प्रत्यक्ष ज्ञान होते: असो; अशा पूर्वी सांगितलेल्या रीतीप्रमाणे धर्मांने रहावे; सत्पुरुषाप्रमाणे आचरण करावे; आणि कोणत्याही प्राण्याला पीडा न होईल अशा रीतीनिचे ब्राह्मणाने आपल्या उप-जीविकेचे साधन संपादन करण्याचे मनांत आणावे. सत्पुरुषाकडून ज्ञान संपादन करावे; वेदवचनावर विश्वास उंवावा; शास्त्रामध्ये निष्णात असावे; गृहस्थाश्रमी ब्राह्मणाने अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान आणि प्रतिग्रहया षट्कर्मांचे अवलंबन करावे; आणि स्व-धर्माच्या अनुरोधाने लौकिक कर्मेही करून सत्त्वनिष्ठ होऊन रहावे. श्रद्धावान् पुरुषाने प्रत्यर्ही पंचमहायज्ञ करावे; धैर्यसंपन्न, प्रमाद-शून्य, दान्त, धर्मवेत्ता, आत्मज्ञानी, आणि हर्ष, मद व क्रोध हांनीं विरहित असलेला ब्राह्मण केवळांही क्लेश पावत नाही. दान, अध्ययन, यज्ञ, तप, लज्जा, सरलता आणि दम यांच्या

१ या ठिकाणीं मुळाप्रमाणेच क्रम घेविला आहे. ऐकांत क्रग, यजुस्, साम व अर्थवेण असा वेद-क्रम मानण्याची चाल आहे. परतु भीमांशाकारांनी क्रक्क, साम, यजुस् असांच लक्षणाच्या सोईसाठी स्वीकारला आहे तोच येण्याही घेतला असावा असें दिसते.

योगाने तेज वृद्धिगत होते आणि पापाचा क्षय होता. पापक्षय केलेल्या बुद्धिमान्, जिंदिय आणि लघवन्न भक्षण करणाऱ्या ब्राह्मणाने काम, क्रोध यांना स्वाधीन ठेवून ब्रह्मपदाची प्राप्ति करून घेण्याची इच्छा करावी; आप्नी आणि ब्राह्मण यांचे अर्चन करावे; देवतांना प्रणाम करावा; अभद्र भाषण करू नये; आणि धर्मशास्त्राविहित नसेल अशी हिंसा करू नये. ही ब्राह्मणांची मुख्य वृत्ति सांगितलेली आहे कर्म करून ज्ञानाची प्राप्ति होणे हेच कर्मसिद्धीचं लक्षण आहे. अशा प्रकारे कर्म करणारा बुद्धिमान् पुरुष पंच-द्रियरूपी घोर जलांनी युक्त असलेली, व लोभरूपी तीर आणि क्रोधरूपी कर्दम (चिखल) असलेली, वासनांचे प्रावल्य असल्यामुळे प्रतिबंध करण्याला अशक्य आणि भयंकर व अत्यंत दुस्तर अशी संसाररूपी नदी तस्न जातो. अतिशय मोहितुपत्र निष्णात काल सैदैव सज्ज होऊन राहिला आहे हेच ब्राह्मणाने लक्षांत दागवावे. देवयोगाने प्राण्यांना ज्याची मांठ पटली आहे, असा पचंड, जोरदार व अकंठित असा जो स्वभावरूपी प्रवाह तो जगताला सैदैव वाढून नेत असतो. अहोगत्ररूपी काल हेच या प्रवाहांतील जल होय; वर्ष हे यांतील भांवरे, महिने या यांतील लाई, कठु हा याचा वेग, पक्ष हे हांतील तृणलता, निमेप व उन्मप हा यांतील फेस, वर्जना हा ह्या प्रवाहांतील मकर, वेद आणि यज्ञ ह्या ह्यांतील नौका, आणि धर्म हेच यांतील द्वीप असून त्यांत अर्थ-कामरूपी जल आहे; सत्य वाणी ही ह्यांतून वर निघण्याची तीर, अहिंसा हे ह्यांतून वहात जाणारे वृक्ष आणि युग हे ह्यांच्या मध्यभागी असणारे डाह होत. ह्या प्रवाहाची उत्पत्ती ब्रह्मापूर्वाने शालेली असून हा फार भयंकर आहे; आणि

विधात्याने निर्माण केलेले सर्व प्राणी हायमसदनीं यांचा त्याग करून हा गुणाचे अवलंबन करावें; नेत असतो. धैर्यसंपन्न ज्ञानी पुरुष ज्ञानज्ञी संदेव पंचमहायज्ञ करावं; अनिर्थीना अर्पण करून नौकेचे अवलंबन करून ह्या प्रवाहांतन तरून अवशिष्ट राहिलेले अन्न भक्षण करावं; सन्मार्यांने जातात. ज्यांना ही नौका नाही ते मंदवृद्धि वागावें; सत्पुरुषांच्याप्रमाणे आचरण ठेवावें; आणि लोक काय करू शकणार आहेत? ज्ञानी लोकांना पीडा न होईल अशा रीतीनेच शुद्ध लोकच या प्रवाहांतन तरून जातात.—इतर असे उपजीविकेचे साधन करावें. सुज पुरुषांने जात नाहीत, हें वरावरच आहे. कारण, ज्ञानी शास्त्र आणि आत्मज्ञान यांचे तत्त्वज्ञान संपादनुष्य सर्वही वस्तूतील गुणदोषांचा दृश्वर दन करावें; सत्पुरुषांच्याप्रमाणे आचरण ठेवावें; विचार करतो; व अंतःकरण चंचल असल्या- आणि आपल्या धर्माच्या अनुरोधाने कर्म मुळे वासनामय बनून गेलेला मंदवृद्धि पुरुष करावीं. अशा रीतीने कर्म करणारा पुरुष संक-गुणदोषांविषयीं संशयभृत होतो. अज्ञ मनुष्ये गाला कारणीभूत होत नाहीं. कर्मशाल, श्रद्धालु, या प्रवाहांतन तरून जात नाहीत यांचे कारण— इंद्रियनिश्चर्षसंपन्न, गाज, असूयाशून्य व धर्म यांचा तरून जाण्याविषयीं उद्योग नसतो. आणि अधर्म यांतील विशेषाचे ज्ञान असलेला जो मनुष्य एका टिकाणी वसून राहतो, तो दुसरी- जो पुम्प तो दृश्वर अणाही सर्व संकटांतून कडे जाऊन पोऱ्योचत नाहीं मोहग्रस्त होण्याचा तरून जातो. धैर्यसंपन्न, अप्रमत्त, जितेद्रिय, पुरुषाला पुर्वोक्त नौकेच्या साधनावांतून धर्मवैत्ता, आत्मवान्, आणि हृष, मद व या प्रवाहांतन तरून जातां येत नाहीं. कारण, क्रोध हांजपासून अलिप्त असलेला जो ब्राह्मण या प्रवाहामध्ये मोठमोठीं संकट आहेत. तरून त्याला कधीही कळा होत नाहीत. हें वाक्षणिकां इच्छिण्याचा पुरुषाला तरी थोड्यांसे ज्ञानाचे आचरण फार प्राचीनकालापासून ठरलेले झाले, तरी वासनास्पी मकारांने घस्त करून आहे. ज्ञानपूर्वक कर्म केली ह्याणजे सर्वत्र सोडल्यासुदृढे ज्ञान हें त्याला नौकेप्रमाणे उप-सिद्धि निश्चेत. पण अज्ञानी मनुष्य धर्माच्या यांगी पडत नाहीं. साधांश, सज्ज पुरुषांने या इच्छेने अधर्मच करीत असतो; आणि मनाला प्रवाहांतन वर निश्चयाचा प्रथल केला पाहिजे जण वाईट वाट आहे असे द्राखवून धर्म आणि या प्रवाहांतन वर येणे म्हणजेच वास्त्रण किंवा त्यासारखे दुसरे कृत्य करतो. धर्म करतो होणे होय. पवित्र कृतामध्ये उत्तर आलेल्या, असे समजून एखादा मनुष्य अधर्म करते, अध्यापन, याजन य प्रतिश्रूत त्यांजविषयीं लोलुप व एखाद्याला अधर्माची इच्छा असतां त्याजनसाधारणा, आणि अध्ययन, यजन व दान कडून धर्म घडतो, यांचे कारण-त्या मूढ पुरुषी कर्म करण्याचा ब्राह्मणांने बळ्डीच्या षांना कर्म व अकर्म यांचे ज्ञान नसते; आणि साधारणे या प्रवाहांतन वर येऊन तरून जातां ह्याणुनच त्या प्राण्यांना जन्ममरणाच्या केळ्यांत येईल अशा प्रकारचा प्रथतन करावा. जात- पडावें लागते. (त्यांस मोक्षप्राप्ति होत नाहीं.) कर्मादि संस्कार घडलेला, बाढ्यांद्रिये आणि अंतःकरण यांचा निश्चय केलेला, निश्चयनिष्ठ आणि ज्ञानसंपन्न जो पुरुष, त्याला इहपर-लोकीं सिद्धि मिळण्याला विलंब लागत नाही. यास्तव गृहस्थाश्रमी पुरुषांने क्रोध व असूया

अध्याय दोनशें छत्तिसावा-

—०—

सांख्ययोग.

व्यास ह्याणाले:—पूर्वी सांगितल्याप्रमाणे

साधने संपादन केल्यानंतर, शांतिरूपी कैवल्य विषयक विकल्पाने युक्त असलेल्या मनाचाही प्राप्त व्हावें अशी इच्छा असेल तर ज्ञानरूपी निश्चयशील अशा बुद्धीने निग्रह करावा. नौकेचा आश्रय केला पाहिजे. ही ज्ञानरूपी ह्यालाच उत्कृष्ट ज्ञान असे म्हणतात. ज्याला नौका नसेल तर संसाररूपी प्रवाहामध्ये गट-शांतीची अर्थात् कैवल्याची इच्छा असेल, कल्या खाव्या लागतात. ज्यांना ध्यानाच्या त्याने त्या सूक्ष्मबुद्धीचाही आम्याच्या ठारीं योगाने परमात्मसाक्षात्कार झाला आहे, ते लय केला पाहिजे. ह्या वाणीप्रभृतीचे अर्थात् ज्ञानी लोक आपल्या ज्ञानरूपी नौकेच्या त्यांच्या लयांचे पूर्णपणे ज्ञान असलेला पुरुष योगाने अज्ञ लोकांनाही संसारप्रवाहांतून तारून जरी अत्यंत भयंकर असला, सर्ववेदवेत्ता नेतात. पण अज्ञ लोकांना स्वतः तरुन जातां असला, किंवा ज्याला एक कृचाही येत नाही येत नाही; मग ते दुसऱ्याला कसे तरुन नेणार? असा असला, अथवा अत्यंत पापी असला, पुरुष-ज्याच्या रोगादि दोषांचा उच्छेद झाला आहे व श्रेष्ठ असला, किंवा कष्टाने जीवित कंठणारा असला, तरी अत्यंत दुस्तर जरामरणरूपी सागरांतून तो तरुन जातो. ह्या पर्वेक्त योगाचा अभ्यास करणारा आणि त्याचे शेवटपर्यंत ज्ञान व्हावें अशी इच्छा करणाराही पुरुष कर्म-कांडांचे अतिक्रमण करून राहिलेला. असतो, पण त्याला स्वकर्मत्यागाचा दोष लागत नाही. योग हा एक रथ आहे. धर्म हें त्यांतील सारथिपीठ होय; दुष्कर्मापासून निवृत्ति हें त्या रथाचे आच्छादन होय; उपाय आणि अपाय ह्या दोन त्या रथाच्या दांड्या आहेत; अपानाक्ष हा त्याचा कणा आहे; प्राण हें त्याचे जू, बुद्धि हें आशुप्य, आणि जीव हें त्याचे बंधन आहे; सावधानता ही त्यांतील दोन कल्यांची जोडणी आहे; सदाचाराचा स्वीकार ह्या त्याच्या धावा आहेत; दर्शन, स्पर्शन, श्राण आणि श्रवण हें त्याचे अश्व अशी जी बुद्धि तिळा निश्चय असे झाणतात. ८ णता ही त्यांतील रथ्याची बसण्याची जागा चक्षुरादि इंद्रियांना चक्षु अशी पारंभाषिक संज्ञा होय; आणि सर्वशास्त्रज्ञान हा चाबूक असून आहे. ९ आहार हा प्रसिद्ध आहे. १० स्वाभा शास्त्रार्थनिश्चय हा त्यांतील सारथि होय. हा विक अशा विषयप्रकृतीचा संकोच करै शाला धिमेपणाने चालणारा योगरथ जीवांने अधिसंहार असे झाणतात. ११ मन हैं संकल्पविकल्पात्मक इति असतो. श्रद्धा व दम हे हाच्यापुढे चाल-इच्छादि दोषांचे निरीक्षण करै शांना दर्शन घेणे सेवक असून विषयत्याग हा मागाहून असे म्हणतात. हीं सर्व योगाची उपकरणे आहेत. चालणारा सेवक आहे. शूचिर्भूतपणा हा शाचा

१ सम व शुद्ध वालुका, अमि इत्यादिकांनी विरहित, मनाला अनुकूल आणि नेत्रांस त्रास दायक न होणारा इत्यादि गुणांनी युक्त असेल तो देश. २ आहार, विहार, निद्रा, जागरण इत्यादि कांचे योग्य प्रकारे सेवन करै इं कर्म होय. ३ सुचिल्याला अनुराग अशी संज्ञा आहे. ४ अर्थ म्हणजे द्रव्य. ५ योगाच्या आसनादि अंगांस उपाय असे झाणतात. ६ रागादि दोषांचा क्षय हा अपाय होय. ७ गुरु आणि वेद शांच्या वचनाच्या अनुरोधाने वागल्यास खात्रीने कळ मिळेल होत; ८ णता ही त्यांतील रथ्याची बसण्याची जागा चक्षुरादि इंद्रियांना चक्षु अशी पारंभाषिक संज्ञा होय; आणि सर्वशास्त्रज्ञान हा चाबूक असून आहे. ९ आहार हा प्रसिद्ध आहे. १० स्वाभा शास्त्रार्थनिश्चय हा त्यांतील सारथि होय. हा विक अशा विषयप्रकृतीचा संकोच करै शाला धिमेपणाने चालणारा योगरथ जीवांने अधिसंहार असे झाणतात. ११ मन हैं संकल्पविकल्पात्मक आहे. १२ जन्म, मृत्यु, जरा, व्याधि, दुःख इति असतो. श्रद्धा व दम हे हाच्यापुढे चाल-इच्छादि दोषांचे निरीक्षण करै शांना दर्शन घेणे सेवक असून विषयत्याग हा मागाहून असे म्हणतात. हीं सर्व योगाची उपकरणे आहेत. चालणारा सेवक आहे. शूचिर्भूतपणा हा शाचा

मार्ग असून त्या मार्गानें हाला ध्यानाकडे जाव- जडविणाऱ्या योग्याला योगसिद्धि करी प्राप्त याचें आहे. हा दिव्य रथ मुमुक्षु पुरुषानें होते हें मी तुला कथन करतो. गुरुने संगिं- जोडलेला असून तो परब्रह्माच्या संनिध विरा- तलेल्या युक्तीच्या अनुरोधानें जीवाच्या स्थूल- जमान आहे. आतां, हा योगसूपी रथ जोडून देहादि स्वरूपांतून मुक्त होऊन योगी सूक्ष्म- अविनाशी अशा परब्रह्माकडे त्वरेने जाऊ रुपी बनला म्हणजे त्याला जी रूपै दिसून इच्छिणाऱ्या पुरुषाला तेथें शीघ्र जाऊन पोहों- लागतात, तीं सांगतो. स्थूल देहाचा अध्यास चण्याचें साधन सांगतो. वाणीप्रभुतीचा निघ्रह मुठला म्हणजे, शिशिरतूमध्यें पदणारे बारीक करून योग्यानें समधारणा कराव्या. एखाद्या दंव ज्याप्रमाणे आकाश व्यापून सोडते, त्या- विशिष्ट स्थलीं अंतःकरण जडविणे हास धारणा प्रमाणे, पृथ्वीचे ठिकाणी धारणा करणाऱ्या असें छाणतात. हा जरी अनेक असल्या, तरी योग्याला विशाल दंवाचा आकार प्रथम दिसून मुख्यत्वेकरून योगशास्त्रदृष्ट्या सातच आहेत. लागतो. पुढे जलाच्या ठिकाणी धारणा केली हा धारणा शरीरांतील अवश्वविशेषाचे ठिकाणी ह्याणजे तें दिहिंवर नष्ट होऊन दुसराच आकार करावयाच्या असतात. हांखेरीज चंद्र, सूर्य, दिसून लागतो. हा वेळी आकाशामध्ये आणि ब्रुव हांच्या मंडलांच्या ठिकाणी करावयाच्या ज्या आपल्या शरीरामध्यें जल दिसून लागते. तदनंतर धारणा, अथवा नासाग्र, भ्रमध्य आणि कंठ- अर्धीचे ठिकाणी धारणा केली म्हणजे जल नष्ट कूप इत्यादि संक्रिया प्रदेशाचे ठिकाणी करा- होऊन अर्धीचे स्वरूप भासून लागते. पुढे वायूचे वयाच्या ज्या धारणा त्या चाष्ट होत. पृथ्वी, ठिकाणी धारणा केली ह्याणजे भू, जल, तेज, जल, तेज, वायु, आकाश, अहंकार आणि इत्यादिकांना ग्रासून सोडणारा गतिशील वायु अव्यक्त हांचे ठिकाणी करावयाच्या ज्या प्रकट शालेला दिसतो. हा वेळी योगी लोक- धारणा त्याच हा सात धारणा होत. हा रीच्या एखाद्या तंतूप्रमाणे सूक्ष्मरुपी बनून धारणांची स्थाने अशीं सांगितलीं आहेत:— वायूच्या अधीन होऊन अंतरिक्षामध्ये चमकत चरणापासून जानूपर्यंत पृथ्वी, जानूपासून राहतो. तदनंतर आकाशाचे ठिकाणी धारणा अपानद्वारापर्यंत जल, तेथून हृदयापर्यंत अप्ति, केली ह्याणजे वायूचे जें सूक्ष्म स्वरूप तेही हृदयापासून भूमध्यापर्यंत वायु, भूमध्यापासून निर्देव अशा आकाशस्थानाचे ठारीं जाऊन मस्तकाग्रापर्यंत आकाश, आणि अहंकार व लीन होते. हा वेळी योगी नीलवर्ण आणि अव्यक्त हीं प्रसिद्धच आहेत. योगी पुरुषानें इद्रुसूपी आकाशाच ज्ञून जातो. ब्रह्मस्वरू- पृथ्वी, वायु, आकाश, जल, तेज, अहंकार पाची प्राप्ति व्हावी अशी इच्छा असलेल्या आणि अव्यक्त हांचे ठिकाणी बुद्धि स्थिर योग्याच्या अंतःकरणाचें सूक्ष्मत्व ह्याणून जें करून धारणा केली ह्याणजे त्याला क्रमानें शास्त्रांत सांगितले आहे तें हेच होय.

पृथ्वीचे, वायूचे, आकाशाचे, जलाचे, तेजाचे, हा धारणा सिद्ध शाल्या म्हणजे कोणतीं अहंकाराचे आणि अव्यक्ताचे सामर्थ्य प्राप्त फले मिळतात तें सांगतो, ऐक. योगी पुरुषाला होतें. योगसिद्धीच्या उपायाचें अवलंबन करून पृथ्वीचे ऐश्वर्य प्राप्त शाले म्हणजे तो सृष्टि योगाकडे प्रवृत्त झालेल्या योगी पुरुष करू शकतो;—तो ब्रह्मदेवाप्रमाणे अक्षोभ्य पाला कमाक्षमानें कोणकोणते अनुभव कस-स्थितीं राहून आपल्या शरीरापासून लोक कसे येतात हें व शरीराच्या अंतर्भागींच ध्यान निर्माण करू शकतो. वायूचे सामर्थ्य त्याच्या

ठिकाणी आले म्हणजे तो आपल्या केवळ युक्त असलेले जे जे तत्त्व, ते ते व्यक्त असून, अगुलीने, अंगुष्ठाने, हाताने अथवा पायाने ह्याहून भिन्न असे जे आहे, त्याला अव्यक्त एकटा सर्व पृथ्वीला हालवूं शकतो. तो आकाश- असे म्हणतात. वेद आणि वेदांत ह्यांमध्ये रूपी बनला म्हणजे त्याचा आकार आकाशा- आनंदे देन आहेत असे सांगितलेले आहे. त्यांसारखा होतो; म्हणूनच त्याला अंतर्धान पैकी पूर्वोक्त जन्मादि चार विकारांनी युक्त पावण्याचे सामर्थ्य येते. जलाचा जय केला असणारे जे महदवंकारादिक विकार त्यांनी घटणजे तो (अगस्त्य मुनीप्रमाणे) वापी, युक्त असलेला आणि धर्मादिक चार पुरुषार्थाची कूप, तडाग, समुद्र इत्यादिकांना प्राशन करून इच्छा करणारा जो आत्मा त्याला जीव शकतो. ह्याने तेजोजय केला म्हणजे त्याला असे म्हणतात; आणि अव्यक्त अर्थात् मायातेजोमय स्वरूपाची प्राप्ति होते. हें ह्याचे स्वरूप संज्ञक उपाधीने युक्त असणारा जो आत्मा अंतर्धान पावत नाहीं, तथापि दृश्यही (ओ- त्याला ईश्वर असे म्हणतात. ह्या दोहोचेही लखितां घेईल अशा स्थितीत असलेले) नसते. स्वरूप उपाधीने युक्त असल्यामुळे चैतन्यात्मक ह्याने अहंकाराचा जय केला म्हणजे ही पंच- असते व जडात्मकाही असते.

महाभूते त्याच्या अधीन होतात. बुद्धि ही. आतां जीव आणि ईश्वर ह्यांचा विभाग पंचमहाभूते आणि अहंकार यांचा केवळ आत्मा कथन करतो. बुद्धि आणि क्षेत्रज्ञ असे त्याचे आहे. तिचा जय केला म्हणजे संशय, विष- दोन प्रकार शुरुनीने निर्दिष्ट केलेले आहेत. येथे यश इत्यादि दोषांनी शून्य अशा ज्ञानाची बुद्धि चैतन्यविशिष्ट व्यावयाची. सारांश, हा त्याला पूर्णपणे प्राप्ति होते; व ज्यापासून हें जीविश्वरभेद वासत्विक नसून तो उपाधीमुळे व्यक्तरूपी जग निर्माण होते ते अव्यक्त यीच निर्माण झालेला आहे. विषयामध्ये रंगन राहिं आहे असे त्याला ज्ञान होते. आतो, जीमध्ये लेल्या पुरुषांना वेदामध्ये वर्णन केलेले हे दोन अव्यक्तांचे प्राधान्य आहे अशी विद्या मी तुला आनंदे निरनिराकृत आहेत असे वाटते, परंतु सविस्तर कथन करणार आहे. त्यापूर्वी, सांख्य- वस्तुतः तसे नाहीं. वेदांतशास्त्राचे तत्त्व-ज्या शास्त्रामध्ये निर्दिष्ट केलेले जे व्यक्त त्याची क्रमाने सृष्टीची उत्पत्ति ज्ञाली त्याच्या उलझ माहिती मी तुला सांगतो, ऐक. सांख्य आणि क्रमाने कार्याचा कारणामध्ये लय करणे हे योग ह्या दोहोमध्येही पंचवीस तत्त्वे सारख्याच आहे. अशा रीतीने लय केला म्हणजे उपारीतीने वर्णिलेली आहेत. पुरुष (जीव), धीचा लय होऊन केवळ भेदभन्न असे चैतन्य प्रकृति, महत्, अहंकार, पांच ज्ञानेंद्रियं, पांच अवशिष्ट राहते. अशा रीतीने ज्याला तत्त्वज्ञान कर्मदिव्यं, मन, रूपतन्मात्र, रसतन्मात्र, गंध- झालेले आहे त्याला ममता, अहंकार आणि तन्मात्र, शब्दतन्मात्र आणि सर्वतन्मात्र हीं पांच शीतोष्णादि द्वेदं ह्यांचा संपर्क नसतो; त्याचा तन्मात्रे महाभूतांचे सूक्ष अंश (बीज), आणि संशय उच्चित झालेला असतो, तो कोण करीत यंत्रमहाभूत हीं तीं पंचवीस तत्त्वे होत. शास्त्रांतील नाहीं, द्वेष करीत नाहीं, आणि असत्य भाष- तत्त्वे एकच असतां ह्यांमध्ये भेद कसा झाला तें जही करीत नाहीं; तो सर्व प्राणयांशी मैत्री सांगतो, ऐक. ज्याला उत्पत्ति आहे, बुद्धि करणारा असल्यामुळे, कोणी अपशब्द उच्चा- आहे, क्षय आहे आणि मरण आहे, त्याला रुले अथवा ताडन केले तरी कोणाचे अक- व्यक्त असे म्हणतात. ह्या चार लक्षणांनी ल्याण चिंतीत नाहीं; कठोर वाणी, क्रूर कॅ

आणि दुसऱ्याचे अनिष्टचित्तन द्वा तीनही कर्माचा तो निषेध करतो; सर्व प्राण्यांशी तो सारख्याच प्रकारे वागतो व ब्रह्मलोकास जातो.

त्याचे शरीर अस्तित्वांत असंत म्हणूनच तो त्याचे शरीर अस्तित्वांत असंत म्हणूनच तो त्याचे कार्यस्थितीत असतो; तो इच्छा आणि अनिच्छा हांच्या योगानें उत्पन्न ज्ञालेले जे परोक्ष ज्ञान, योपैकीं कांहीच करीत नाहीं. कारण, तें संसाररूपी सागरांतून तरून जाण्याचें नौक-त्याचे कांहीं कर्तव्यच अवशिष्ट राहिलेले नसेते. प्रमाणे साधन आहे. तें संपादन करून, संसाराला लोभाचा संपर्क नसतो, त्याला पीडा होत रांत पूर्वी गटकव्या खात राहिलेल्या पुरुषानें नाहीं, त्याची इद्रिये निगृहीत ज्ञालेलीं अस-परमात्मचित्तन करीत राहून आपल्या तात, तो कोणतेही कार्य करीत नाहीं, अथवा मोक्षाला कारणीभूत अशा अपरोक्ष ज्ञानाचाच उक्त वेपही धारण करीत नाहीं. त्याचे अते:- आश्रय करावा.

करण संदेव एकाग्र असंते; त्याची इच्छा केवहांही शुक म्हणाले:- मोक्षेच्छ्य पुरुषानें ज्याचा निष्फल होत नाहीं; तो सर्व प्राण्यांशीं सार-आश्रय करावयाचा व ज्याच्या योगानें संसारखीच मेंत्री करतो; मातीचे ढंगळ, पापाण सागरांतून तरून जावयाचे, तें ज्ञान म्हणजे आणि सुवर्ण द्वा सर्वांना तो सारखीच लेखतो; वस्तूचे खेर स्वरूप पश्वून देणारी बुद्धिवृत्ति, हाला प्रिय आणि अप्रिय, निंदा व स्तुति की प्रवृत्तिरूपी धर्म, का निवृत्तिरूपी धर्म, शांतीं योग्यता सारखीच असते; त्या धर्ये- हे मला कथन करा.

संपन्न पुरुषाचे ब्रह्मचर्यवत अढळ असून तो व्यास म्हणाले:- अधिष्ठानाचे (परमाकोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाहीं, व त्याचे) अस्तित्व असल्यावांचून केवळ स्वभाकोणांही प्राण्याला पीडा देत नाहीं. अशा प्रका-वाच्याच योगानें सुषिट उत्पन्न होते, असे रचा जो ज्ञानी असतो तो मुक्त होतो. आतां म्हणून नास्तिक आपल्या विचारशक्तिशूल्य योगाच्या अभ्यासानें मनुष्य कसा मुक्त होतो अशा सर्व शिष्यांचे रंजन करितो. एक कार्य व त्याचीं साधनें कोणती तें पेक. योगानें प्राप दुसऱ्या कार्याचे कारण बनते हा केवळ होणारे जे अणिमादि ऐश्वर्य त्याचे अत्यंत वैरा-स्वभावच होय, त्याला ईश्वरादिकांच्या अस्तित्वाच्याच्या सामर्थ्यानें अतिक्रमण करून आत्म्या-ची जरूर नाहीं, असे हाणणाऱ्या नास्तिकांना मुंज ला जे अविद्यादि वृत्तींचे तादात्म्य प्राप ज्ञालेले (मोळ) सोलून पाहिला असतां त्याच्या असेल त्यांतून मुक्त होणारा जो पुरुष तो मुक्त आंत सूक्ष्म अंकुर असल्याचे दिसून होतो. सांस्थ्य आणि योग द्वांच्या ज्ञानामध्ये येत नाहीं काय? अर्थातच दिसून हा जो भेद आहे, तो शास्त्रकर्त्याच्या विवेके-येत असेले पाहिजे. ज्याप्रमाणे मंजामध्ये मुळे ज्ञालेला आहे. वस्तुत: दोहोचंही फल हा सूक्ष्म अंकुर असतो, त्याप्रमाणेच शरीराएकच आहे यांत संशय नाहीं. हे दोहोचंही प्रका-मध्येही सूक्ष्मरूपानें आत्मा असतो. जे अल्पबुद्धि रव्ये ज्ञान भीं तुला कथन केले आहे. हे ज्ञान पुरुष हा स्वभाववादरूपी पक्षाचे अवलंबन संपादन केले असतां मनुष्य द्वैतमुक्त व ब्रह्म-करून तत्त्वविचारापासून निवृत्त होतात व स्वभाव हाच कारण आहे असे मानतात, त्यांना मोक्षप्राप्ति होत नाहीं. स्वभाव हा मोहग्रस्त

अध्याय दोनशें सदतिसावा.

—०:—

संसारतारक ज्ञान.

व्यास म्हणाले:- शास्त्र आणि गुरुपदेश कार्यस्थितीत असतो; तो इच्छा आणि अनिच्छा हांच्या योगानें उत्पन्न ज्ञालेले जे परोक्ष ज्ञान, योपैकीं कांहीच करीत नाहीं. कारण, तें संसाररूपी सागरांतून तरून जाण्याचें नौक-त्याचे कांहीं कर्तव्यच अवशिष्ट राहिलेले नसेते. प्रमाणे साधन आहे. तें संपादन करून, संसाराला लोभाचा संपर्क नसतो, त्याला पीडा होत रांत पूर्वी गटकव्या खात राहिलेल्या पुरुषानें नाहीं, त्याची इद्रिये निगृहीत ज्ञालेलीं अस-परमात्मचित्तन करीत राहून आपल्या तात, तो कोणतेही कार्य करीत नाहीं, अथवा मोक्षाला कारणीभूत अशा अपरोक्ष ज्ञानाचाच उक्त वेपही धारण करीत नाहीं. त्याचे अते:- आश्रय करावा.

करण संदेव एकाग्र असंते; त्याची इच्छा केवहांही शुक म्हणाले:- मोक्षेच्छ्य पुरुषानें ज्याचा निष्फल होत नाहीं; तो सर्व प्राण्यांशीं सार-आश्रय करावयाचा व ज्याच्या योगानें संसारखीच मेंत्री करतो; मातीचे ढंगळ, पापाण सागरांतून तरून जावयाचे, तें ज्ञान म्हणजे आणि सुवर्ण द्वा सर्वांना तो सारखीच लेखतो; वस्तूचे खेर स्वरूप पश्वून देणारी बुद्धिवृत्ति, हाला प्रिय आणि अप्रिय, निंदा व स्तुति की प्रवृत्तिरूपी धर्म, का निवृत्तिरूपी धर्म, शांतीं योग्यता सारखीच असते; त्या धर्ये- हे मला कथन करा.

संपन्न पुरुषाचे ब्रह्मचर्यवत अढळ असून तो व्यास म्हणाले:- अधिष्ठानाचे (परमाकोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाहीं, व त्याचे) अस्तित्व असल्यावांचून केवळ स्वभाकोणांही प्राण्याला पीडा देत नाहीं. अशा प्रका-वाच्याच योगानें सुषिट उत्पन्न होते, असे रचा जो ज्ञानी असतो तो मुक्त होतो. आतां म्हणून नास्तिक आपल्या विचारशक्तिशूल्य योगाच्या अभ्यासानें मनुष्य कसा मुक्त होतो अशा सर्व शिष्यांचे रंजन करितो. एक कार्य व त्याचीं साधनें कोणती तें पेक. योगानें प्राप दुसऱ्या कार्याचे कारण बनते हा केवळ होणारे जे अणिमादि ऐश्वर्य त्याचे अत्यंत वैरा-स्वभावच होय, त्याला ईश्वरादिकांच्या अस्तित्वाच्याच्या सामर्थ्यानें अतिक्रमण करून आत्म्या-ची जरूर नाहीं, असे हाणणाऱ्या नास्तिकांना मुंज ला जे अविद्यादि वृत्तींचे तादात्म्य प्राप ज्ञालेले (मोळ) सोलून पाहिला असतां त्याच्या असेल त्यांतून मुक्त होणारा जो पुरुष तो मुक्त आंत सूक्ष्म अंकुर असल्याचे दिसून होतो. सांस्थ्य आणि योग द्वांच्या ज्ञानामध्ये येत नाहीं काय? अर्थातच दिसून हा जो भेद आहे, तो शास्त्रकर्त्याच्या विवेके-येत असेले पाहिजे. ज्याप्रमाणे मंजामध्ये मुळे ज्ञालेला आहे. वस्तुत: दोहोचंही फल हा सूक्ष्म अंकुर असतो, त्याप्रमाणेच शरीराएकच आहे यांत संशय नाहीं. हे दोहोचंही प्रका-मध्येही सूक्ष्मरूपानें आत्मा असतो. जे अल्पबुद्धि रव्ये ज्ञान भीं तुला कथन केले आहे. हे ज्ञान पुरुष हा स्वभाववादरूपी पक्षाचे अवलंबन संपादन केले असतां मनुष्य द्वैतमुक्त व ब्रह्म-करून तत्त्वविचारापासून निवृत्त होतात व स्वभाव हाच कारण आहे असे मानतात, त्यांना मोक्षप्राप्ति होत नाहीं. स्वभाव हा मोहग्रस्त

अशा मनानें नस्तिकांनी कल्पिलेला आहे. आकाशगामी त्यापैकीं भूचर हेच श्रेष्ठ होत. कारण कारणभूत अशा एकाच पदार्थाचे जे अस्तित्व ते अन्न भक्षण करीत असतात. भूचर प्राणीही त्याला स्वभाव, आणि कारणाचे व इतरांचे- दोन प्रकारचे आहेत: एक मध्यम आणि दुसरे ही अस्तित्व असणे ह्याला परिभाव असें उत्तम. त्यापैकीं जातिधर्माचे परिपालन म्हणतात. ह्या दोहऱ्योना कार्यजनकत्व आहे करीत असल्यामुळे मध्यमांचीच योग्यता अधिक असें निरनिराळ्या लोकांचे मत आहे. ह्या आहे. मध्यमांचीही प्रकार दोन आहेत: एक स्वभावाचे आणि परिभावाचे तत्त्व मी सांगतो, धर्मज्ञ आणि दुसरे धर्मानभिज. त्यापैकीं धर्मज्ञ एक. शेती करणे, धान्य कापणे वैगेर कर्भे आणि हच श्रेष्ठ होत. कारण, त्यांना कर्तव्याचे व वाहन, आसन, गृह इत्यादि पदार्थ हे सर्व अकर्तव्याचे ज्ञान असते. धर्मज्ञही दोन प्रकार-ज्ञानसंपन्न पुरुषांनींचे केलेले आहेत, अज्ञानींचे आहेत: एक वेदज्ञ आणि दुसरे वेदान-लोकांनीं केलेले नाहीत. जर स्वभावानें अथवा भिज. त्यापैकीं वेदज्ञ हेच श्रेष्ठ होत. कारण, परिभावानेंच सर्व घडून येणारे असते, तर वेद हा त्यांच्याचवर अवलंबून असतो. वेदज्ञही त्यांनीं असें केले नसते. उद्योगे, गृहे आणि दोन प्रकारचे आहेत: एक प्रवचन करणारे रोगाकरील औषधे ह्यांचा उपयोग करणारे ज्ञानीच आणि दुसरे प्रवचन न करणार. त्यापैकीं असून त्यांची तिकडे प्रवृत्ति करणारे लोकही प्रवचन करणारे श्रेष्ठ होत. कारण, वेदांचा ज्ञानीच होते. ज्ञानाच्याच योगानें मनोरथ पूर्ण प्रसार होण्याला प्रवचनकर्ते हेच कारण आहेत. होतात; ज्ञानाच्याच योगानें कल्याण होते; प्रवचनकर्त्यांचीही प्रकार दोन आहेत: एक ऐश्वर्यप्रमाणे ज्ञानांचेही वैपुल्य असल्यामुळेच आत्मज्ञ आणि दुसरे आत्मज्ञानशून्य. त्यां-राजे राज्याचा उपभोग घेतात; आणि प्राण्यांचे पैकीं आत्मज्ञ हेच श्रेष्ठ आहेत. कारण, त्यांना परस्वरूप अर्थात् परमात्मा, आणि अपर उत्पत्ति आणि प्रलय यांचे ज्ञान असते. ज्याला (अलीकडचे) स्वरूप अर्थात् माया ह्या प्रवृत्तिरूप आणि निवृत्तिरूप अशा दोहों दोहेचे ज्ञान बुद्धीच्याच योगाने होते. वा प्रकारच्या धर्मांचे ज्ञान असते, तोच खरा शुका, सर्व विश्व बुद्धीच्याच योगाने निर्माण सर्वज्ञ, खरा वैराग्यसंपन्न, सत्यसंकल्प, सत्य-क्षालेले आहे, ह्यानुनच त्याचे लयस्थानही बुद्धि निष्ठ, शुचिभूत आणि ऐश्वर्यसंपन्न होय. अशा हेच आहे. सर्व प्राण्यांचे प्रकार जरी अनेक पुरुषाच्या बुद्धीचा ब्रह्मज्ञानामध्ये लय झाला आहेत, तरी त्यांचे भेद चारच आहेत: ते ह्यांजे त्याला देव हेच ब्राह्मण असें समजतात. जरायुज, अंडज, स्वेदज व उद्दिङ्ज हे होत. कर्मकांडामध्ये निष्णात आणि तत्संबंधी सिद्धां-स्थावर प्राण्यांपेक्षां जंगम प्राणी श्रेष्ठ होत. कारण, ताचे ज्ञान झालेला जो पुरुष त्यालाही कित्येक ज्यांचे टिकार्णी क्रियांचे अधिक्य असते अथवा लोक ब्राह्मण (ब्रह्मनिष्ठ) असें म्हणतात. ज्यांच्या क्रिया श्रेष्ठ प्रतीच्या असतात, त्यांना (कारण वेदरूपी शब्दब्रह्माचे ठारीं त्याची श्रेष्ठत्व असणे हेच योग्यता आहे. जंगम प्राण्यांचे निष्ठा असते.) वा शुका, शरीराच्या अंत-बहुपाद आणि द्विपाद असे दोन भेद आहेत: भर्गीं आणि बाह्यभागीही असणारा व यज्ञ त्यापैकीं बहुपाद प्राण्यांपेक्षां द्विपाद श्रेष्ठ होत. आणि देवता यांच्यामध्येही वास्तव्य करणारा ह्यांची संस्थाही अधिक आहे. द्विपाद प्राणीही जो परमात्मा, त्याचा ज्या ज्ञानसंपन्न पुरुषांना दोन प्रकारचे आहेत: एक भूचर आणि दुसरे साक्षात्कार होतो, ते ब्राह्मण प्रव्यक्ष देवच होत;

सर्व प्राणी आणि सर्व जग हें त्यांच्याचवर उत्पत्तीचे कारण आहे, असे कांहीं लोकांचे अवलंबून ठेविलेले आहे; ते जन्ममरण आणि मत आहे. कांहीं लोकांच्या मते हांना पृथक्-कर्म हांतून पूर्णपणे मुक्त झालेले असतात; त्वांने कारणत्व नाहीं; कांहींच्या (अहंताच्या) त्यांचा अभ्युदय त्यांच्या स्वतःवरच अवलंबून मते-हा सर्वांनाही समुच्यांने कारणत्व असतो; आणि ते पूर्वीक चतुर्विध प्राण्यांचे आहे असेही म्हणतां येईल, नाहीं असेही इश्वर (नियन्ते) असतात.

अध्याय दोनशे अडतिसावा.

—::—

सांख्यसिद्धांतवर्णन.

युगाधर्मवर्णन.

सर्व कार्यांचे कारण आहे असे समजतात.

व्यास हाणाले:—ज्ञानसंपादनाच्या उद्देश्यात ब्रतायुग, द्वापरयुग व कलियुग हांमध्ये शांतेन कर्मे करणे ही ब्राह्मणांची फार प्राची-उत्पन्न ज्ञालेले पुरुष संशयग्रस्त असतात; पण नवीनी वृत्ति ठरेली आहे. अशा रीतीने कर्मे कृतयुगांतील लोक तपस्वी, संशयशूल्य आणि केलीं असतां सर्वत्र सिद्धि मिळते. कर्मासंबंध सञ्चानिष्ठ असतात. ऋग्वेद, यजुर्वेद आणि धाने जर संशयच नसता, तर तें कर्मच मोक्ष-सामवेद हांमध्ये भेदवृष्टि न ठेवतां काम व द्वेष प्राप्तिरूपी सिद्धीचे साधन आहे असे म्हणतां यापासून दूर राहून कृतयुगांतील लोक तपाचे आले असते. परंतु कर्म हे नित्य आहे की (ज्ञानांचे) अवलंबून करीत होते. ज्ञानांते ज्ञानजनक असल्यामुळे काम्य आहे असा प्राप्तीसंबंधाच्या धर्माचे टिकाणी असक संशय आहे, तं नित्य असले तर काम्य नव्हे असलेला आणि संदेव ज्ञानांचे अवलंबून कर-हे सिद्धच झाले. अर्थात् त्यापासून ब्रह्म-ज्ञाना जो पुरुष, त्याला त्यामुळे इच्छेस वाट-प्राप्तिरूपी कामना पूर्ण होण्याची आशा नाहीं; तील त्या सर्व गोष्टीची प्राप्ति होते. ज्याच्या आणि जर काम्य असेल तर तें न केले तरी स्वरूपाची प्राप्ति झाली असतां विश्व निर्माण दोप नाहीं, असे सिद्ध होऊ लागेल. तेहांन करण्याचे सामर्थ्य येते, त्या परब्रह्माचीही प्राप्ति शाखिषीं शास्त्रांतील अनुभव आणि युक्ति द्या ज्ञानाच्या योगाने होते. अशा रीतीने मनुष्य दोहोच्या अनुरोधावाने मी तुला माहिती सांगतो, परब्रह्मस्वरूपी बनला आणजे सर्व प्राण्यांचा ती ऐक. कांहीं लोक हा जन्मी किंवा पूर्व-तो नियंता बनतो. कर्मकांडामध्ये त्या पर-जन्मी केलेले कर्मच देहादि कार्यांच्या उत्पत्तीचांतील कांहीं अंशी वर्णन आहे; पण केवळ तीला कारणीभूत आहे असे म्हणतात; कांहीं कर्मकांडाचे ज्ञान असलेल्या पुरुषांना त्यांचे लोक काल हाच त्यांचे कारण आहे असे मान-ज्ञान ज्ञालेले नाहीं. वेदांतामध्ये तें परब्रह्म सष्टुतात; आणि कांहीं स्वभावालाच त्यांचे कारणत्व पणे वर्णिलेले आहे. केवल कर्मामध्ये आसक देतात. इहजन्मी अथवा पूर्वजन्मी केलेले कर्म राहिल्यानें त्याची प्राप्ति होत नाहीं. त्या पर-आणि दैव हें कालावर अवलंबून असून तें ब्रह्मांचे आराधन क्षत्रिय हे हिंसेच्या द्वारे (पशु-स्वभावाच्या अनुरोधांनं कलप्रद होत. पौरुष यज्ञादि करून) करितात; वैश्य हे होम- (इहजन्मी किंवा जन्मांतीं केलेले कर्म) दैव द्रव्याच्या योगाने त्यांचे आराधन करितात; आणि स्वभाव हास्यांकीं प्रत्येक हें कार्यांच्या शद वर्णत्रयाच्या सेवेच्या द्वाराने त्याला

आराधितात; आणि ब्राह्मण हे जपाच्या द्वारानें **अध्याय दोनशें एकुणचाळिसावा-**
त्याची आराधना करितात. कार्याविषयीं पूर्ण।

—०:—

निष्ठा ठेवून जो वेदाध्ययन करितो, तो द्विज

आत्मस्वरूपवर्णन.

होय. मग याव्यतिरिक्त तो कांहीं करो वा न करो. भीष्म म्हणाले:—याप्रमाणे मुनिश्रेष्ठ त्याचप्रमाणे, सर्व भूतांशीं ज्याची मैत्री आहे ज्यासांनी भाषण केले असता, मोक्ष व धर्म तो ब्राह्मण होय. त्रैतायुगाच्या आरभीं वेद, ह्यांतील तच्चांनीं युक्त असलेल्या त्या त्यांच्या यज्ञ, वर्ण आणि आश्रम हे पर्णपणे होते; पण शास्त्रभूत भाषणाची प्रशंसा करून शुकांनीं आयुष्याचा न्हास झाल्यामुळे द्वापरयुगामध्ये पुनश्च प्रश्न करण्याचा उपक्रम केला.

त्यांचे निरनिराळे भाग होतात. द्वापरयुगामध्ये शुक म्हणाले:—वेदाध्ययनसंपन्न, यज्ञ कर-व कलियुगामध्ये वैदिकधर्मावर अनेक संकटे णारा, बृद्धि सुसंस्कृत झालेला आणि मात्सर्य-येऊन पडतात; आणि कलियुगाच्या शेवटीं तर शून्य असा जो ज्ञानी पुरुष, त्याला प्रत्यक्ष वेद आहेत नाहीत अशा स्थितीमध्ये असतात. आणि अनुमान ह्यांवरून जाणतां न येणारे अधर्माची पीडा झाल्यामुळे त्या वेळीं स्वर्धमाचा अथवा परंपरेने प्राप्त अशा लौकिक गोष्टीप्रमाणे उच्छेद होतो; अधर्मामुळे गाईचे दृढ नष्ट होते; नसलेले जे ब्रह्म त्याची प्राप्ति कशी होते? भूमि, जल आणि औषधि यांतील रस अंत- तपाने, ब्रह्मचर्याने, अथवा सांख्य किंवा योग धर्माने पावतात; वेद, वैदिक धर्म आणि आश्रम एतसंबंधी ज्ञान होऊन संन्यास केल्यानें याची यांचा लोप होतो; आणि स्वर्धमनिष्ठ असणाऱ्या प्राप्ति होते? भगवन्, हे मला सांगा. तसेच, लोकांचे व सर्व स्थावरजंगम प्राण्यांचे स्वरूप मनुष्यांना कोणत्या उपायाच्या योगाने अंत:-बदलते. ज्याप्रमाणे पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचे करणाच्या आणि इंद्रियांच्या एकाग्रतेची वृष्टि पोषण करिते, त्याप्रमाणेच प्रत्येक युगा- सिद्धि होते तेही आपण कृपा करून कथन करा. मध्ये वेद आणि सर्व वेदांगं हीं वेदाध्ययन व्यास खणाले:—विद्या, तप, इंद्रिय-करणाचा पुरुषाचे पोषण करितात. कालांचे निग्रह आणि सर्वसंन्यास ह्यांवांवृत्त कोणां-अनेकस्वरूपत्व हे शास्त्रटट्या डरलेले अमून लाही परब्रह्मप्राप्ति होत नाहीं. हीं सर्व पंचतें कायमचे आहे. लोकांच्या उत्पत्तीला आणि महाभूते ब्रह्मदेवानें फार पूर्वी निर्माण केलेली संहाराला हेच कारणीभूत आहे. पूर्वी हे तुला असून प्राण्यांच्या शरीरांमध्ये ती प्राचुयाने मीं सांगितलेलेच आहे. जीव हात जगताच्या वास्तव्य करीत आहेत, त्यांपकीं प्राण्यांचे उत्पत्तीचे, स्थितीचे आणि संहारांचे ही कारण शरीर पृथ्वीपामृत झालेले असून त्यांतील द्रव असून, द्वैतामुळेच अस्तित्वात आलेले जे सर्व पृष्ठार्थ जलापासून आणि नेत्र तेजापासून प्राणी त्यांना ह्याच्याच योगाने स्वरूपप्राप्ति झालेले आहेत. वायु आणि आकाश हीं शरीर-होते. वा शुका, ह्याप्रमाणे सृष्टि, काल, धैर्य, वेद, मध्ये प्रत्यक्ष वास्तव्य करीत आहेत. त्याकर्ता, कार्य आणि क्रियेचे फल हे सर्व तू प्रश्न पकीं वायु हा प्राण, अपान इत्यादि संज्ञांचा केल्याप्रमाण मीं तुला कथन केले आहे.

आश्रय असून इंद्रियादि रंगांमध्ये आकाश असते. प्राण्यांच्या चरणांमध्ये विष्णु आणि हस्ताचे ठायीं इंद्र वास्तव्य करीत असून क्षुधा उत्पन्न करणारा अग्नि कोठ्यामध्ये

असतो; दिशा व विदिशा ज्ञांच्यामध्ये वास्तव्य कांहीं नेत्रांनी पाहतां येणे शक्य नाहीं, अथवा करणाऱ्या देवता कर्णमिथ्ये वास्तव्य करीत कोणत्याही इंद्रियांनी त्याचे ज्ञान होण शक्य असून जिज्ञेवे ठारी वाणीच्या स्फुरांने सरस्वती नाहीं. ज्याप्रमाणे अंधकाराने नेत्र आवृत असते; श्रोत्र, त्वक्, चक्षु, जिव्हा आणि घाण हीं झालेल्या पुरुषाला दीपाच्या साहाय्याने पदार्थ पांच ज्ञानेंद्रिये आहेत असे सांगितलेले असून तीं दिसतात, त्याप्रमाणे अंतःकरणरूपी दीपाने शब्दादि विषयांचे ग्रहण करण्याचीं आत्म्याचीं व्यापक अशा आत्म्याचे ज्ञान होते. आत्मा द्वारे आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस हे चार हा अविनाशी असून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि पांचवा गंध हे पूर्वी सांगितलेल्या पांच आणि गंध यांनी विरहित आहे. त्याचे ज्ञानेंद्रियांचे विषय होते. ते सदैव इंद्रियां-ठिकाणी हे इंद्रियांचे विषय नाहीत; तरीच हून भिन्न आहेत असे समजावे. ज्याप्रमाणे त्याला इंद्रिये नाहीत आणि शरीरही सारथि रथाचे घोडे चालवीत असतो, त्या- नाहीं; तथापि तो शरीरामध्येच आहे. प्रमाणेच मन इंद्रियांना त्या त्या विषयांकडे जड- त्याचे सूक्ष्मपणे आलोचन केले पाहिजे. वीत असते; आणि हृदयामध्ये वास्तव्य कर- मरणधर्मी अशा प्रत्येक शरीराचा आश्रय करून णारा आत्मा मनाकडून सदैव त्याचे व्यापार असणारा जो अव्यक्त आत्मा, त्याचे ज्याला घडवीत असतो. मन हें त्या सर्व इंद्रियांच्या ज्ञान झाले असेल तो मरणोत्तर ब्रह्मस्वरूपी उत्पत्तिलयांचे कारण असून मनाच्याही उत्प- बनतो. अशा प्रकारचे तच्चज्ञान ज्यांना झालेले तीस आणि प्रलयास जीवात्मा हा कारण असेल, ते लोक-कुलीन आणि विद्वान् ब्राह्मण, आहे. इंद्रिये, इंद्रियांचे विषय, स्वभाव, चेतन्य, गाय, हत्ती, श्वान अथवा चांडाल या सर्व-प्राणायानादि वायु आणि जीव हे सर्व वर सारख्याच प्रकारची दृष्टि ठेवितात. कारण, प्राण्यांच्या शरीरामध्ये सदैव वास्तव्य करीत त्यांना ज्यांचे ज्ञान असते तो सर्वव्यापक असतात. देह हा स्वप्रांतील देहाप्रमाणे केवल अद्वितीय परमात्मा सर्व स्थावरजंगमात्मक आभासमात्र आहे. बुद्धीला आश्रयभूत म्हणून प्राण्यामध्ये वास्तव्य करीत असतो. सर्व मानलेला हा देह वास्तविक अस्तित्वांत नाही. प्राण्यामध्ये जीवस्वरूपाने आपण वास्तव्य ज्याला ज्याला म्हणून संज्ञा आहे, तें तें त्रि- करीत आहों व आपणही परमात्मस्वरूपी गुणात्मक प्रकृतिच आहे; चेतन्य हें कांहीं तें नव्हे. असल्यामुळे प्रलयावस्थेत आपल्या ठिकाणी देह ही प्रकृतिच आहे व प्रकृति ही असन्ध आहे, सर्व प्राणी लिन होतात, हें ज्ञान जेव्हां म्हणूनच देहांचे अस्तित्व खंड नाहीं. सत्त्वादि होते, तेव्हां, सर्व भूतांचा प्राण जो पर-गुण हे बुद्धीचे धर्म नाहीं. कारण, अनादि मात्मा, तत्त्वस्वरूपी मनुष्य बनतो. जीवात्म्याचीं जी वासना ती बुद्धीला निर्माण करते, सत्त्वादि प्रतिपादक जेवढीं वंदवाक्ये आहेत, तीं सर्व गुणांना उत्पन्न करीत नाहीं. कारण ती वास- परमाभ्यानीच प्रतिपादक आहेत असे ज्याला नाच त्रिगुणात्मक आहे.

अस्तु; पंचमहाभूतादि जे पर्वीक पोडश त्यांचा अभंद ज्याला कळून आलेला असतो, विकार, त्यांनी युक्त असलेला जो शरीरांतर्गत तोष मुक्त होतो. मोक्षेच्छ पुरुष हा परमात्म-सतरावा पदार्थ आत्मा त्याचा ज्ञानसंपन्न ब्राह्म- स्वरूपी असल्यामुळे सर्व प्राण्यांचा आत्मा, णाला हृदयामध्ये साक्षात्कार होतो. आत्मा हा आकाशाप्रमाणे व्यापक, सर्वगत असल्यामुळे

मार्गशून्य व ब्रह्मभावाची इच्छा करणारा असा असतो. त्याचा मार्ग कोणता हें जाणण्याच्या कार्यी देवही अज्ञव होत. ज्याप्रमाणे आकाशामध्ये पक्ष्यांचा अथवा जलामध्ये मत्स्यांचा मार्ग दिसून येत नाहीं, त्याप्रमाणेच ब्रह्मवेत्य पुरुषाचा मार्ग कळत नाही. कारण, मोक्षासाठी त्याला कोठे जावयाचेच नसते. काल हा स्वतः अपल्या ठिकाणी असणाऱ्या प्राण्यांना जीर्ण करीत असतो; पण ज्याच्या ठिकाणी कालाचाही लय होतो त्या परमात्म्याचे ज्ञान कोणासही असत नाहीं. तो आपल्या वर, खाली, तिरव्या द्वारे असलेल्या संसाररूपी नगराचा संपर्क प्रदेशांत, मध्यभागी अथवा दुसऱ्याही ठिकाणी शाल्यामुळे तो गतिमान् होतो. वस्तुतः तो असल्याचे कोणीही पहात नाहीं. कारण, तोच गतिशून्य, उपाधिगत दोषांनं यस्त न झालेला सर्वत्र भरले असल्यामुळे त्याजवांचून दुसरे व सर्व स्थावरजंगमात्मक प्राण्यांचा नियंता कांहीही कोठेही दिसें शक्य नाहीं. हा आहे. विश्वाच्या तत्त्वाचे ज्ञान असलेल्या परब्रह्माचे स्वरूप प्राप्त होणे हात मोक्ष होय. अनादि अशा परमात्म्याला पूर्वी निर्दिष्ट हावरून, जीवाचे विशिष्ट स्थळी गमन केलेल्या द्वारभूत अशा शरीरांतर्गत नक्ष वस्तुच्या हाणजे मोक्ष नव्हे हें कलून येईल. मतीमुळेच गतिमत्व येते, दुःखित्वामुळे दुखिमुक्त पुरुष एतत्स्वरूपी बनल्यामुळे हे सर्व त्वाची प्राप्ति होते आणि नानाप्रकारच्या लोक त्याच्याचमध्ये अंतर्गत असतात; त्या आकारांमुळेच आकृतिमत्व येते. हंस-पदाने लोकांना बाह्य असें दुसरे कोणेही स्थानच ज्याचा बोध होतो ते जीवरूपी अविनाशी नसते, की जे गमनप्राप्य असेल. धनुष्याच्या तत्त्व हंच कृष्ण असें परब्रह्म आहे. त्या दोरीपासून सुवलेल्या बाणाप्रमाणे एखादा प्राणी परमात्म्याचे ज्ञान झालेल्या पुरुषाला तत्स्वरूपाची सारखा जाऊ लागला आणि त्याला मना-प्राप्ति होते व त्यामुळे तो जन्ममरणांतरुन सुटो. इतका वेग असला तरीही तो जगत्कारण अशा हा परब्रह्माच्या अंतास जाऊन पोहोच-णार नाहीं. कारण त्याचा अंतच नाहीं. हें पर-ब्रह्मरूपी कारण इतके सूक्ष्म आहे कीं, त्याहून अधिक सूक्ष्म असें दुसरे कांहीं नाहीं; व ते इतके स्थूल आहे कीं, त्याहून अधिक वरून मीं सांख्यज्ञानाशीं संबद्ध असलेल्या हा स्थूल असेही दुसरे कांहीं नाहीं. त्याला सर्वत्र गोटी वरोवर सांगितल्या. आतां तुला योगाचरण आहेत, सर्वत्र नेत्र आहेत, सर्वत्र मस्तके संबंधाचे सर्व कर्तव्य सांगतों, ऐक. वा शुका, आहेत व सर्वत्र कर्ण आहेत. कारण ते जगतां-इंद्रिये आणि मन हांना पूर्णपणे बुद्धिस्वरूपी तील सर्व वस्तुना व्यापून राहिलेले आहे. बनवून बुद्धीचाही निरोध करणे हेच विश्व-तेच सूक्ष्माहून सूक्ष्म आणि स्थूलाहून स्थूल व्यापक अशा आत्म्याचे अत्युतम ज्ञान होय.

अध्याय दोनशे चालिसावा.

—::—

योगसाधनवर्णन.

व्यास हाणाले:—हे सत्पुत्रा, तुझ्या प्रभाव ते इतके स्थूल आहे कीं, त्याहून अधिक वरून मीं सांख्यज्ञानाशीं संबद्ध असलेल्या हा स्थूल असेही दुसरे कांहीं नाहीं. त्याला सर्वत्र गोटी वरोवर सांगितल्या. आतां तुला योगाचरण आहेत, सर्वत्र नेत्र आहेत, सर्वत्र मस्तके संबंधाचे सर्व कर्तव्य सांगतों, ऐक. वा शुका, आहेत व सर्वत्र कर्ण आहेत. कारण ते जगतां-इंद्रिये आणि मन हांना पूर्णपणे बुद्धिस्वरूपी तील सर्व वस्तुना व्यापून राहिलेले आहे. बनवून बुद्धीचाही निरोध करणे हेच विश्व-तेच सूक्ष्माहून सूक्ष्म आणि स्थूलाहून स्थूल व्यापक अशा आत्म्याचे अत्युतम ज्ञान होय.

अंतःकरणाचा आणि बाह्यद्रियांचा निग्रह निग्रह हांच्या योगानें तेजाची असीवृद्धि होते करून, ध्यानिष्ठ बनून आणि आत्मावर व पापाचा क्षय होतो; आणि अशा भक्ताच्या प्रेम ठेवून, शास्त्रतत्त्वांचे ज्ञान असलेल्या यमनि- योगी पुरुषाचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्याला यमादिसंपत्र पुरुषाने गुरुच्या तोडून ह्या ज्ञानाचा तत्त्वज्ञान होते. सर्व प्राण्यांशी सारख्या रीतीने प्रकार समजून ध्यावा. ह्यांचे ज्ञान होण्यास वागून यद्यच्छेने मिळेल तेवढाचावर उपजीविका ज्ञानी लोकांनी वर्णिलेल्या काम, क्रोध, लोभ, भय करून राहणारा, लघु अन्न भक्षण करण्या, आणि निद्रा ह्या पांच योगदोषांचा उच्छेद केला सन्वगुणसंपत्र, पापमुक्त, जिंतेद्रिय आणि काम पाहिजे. क्रोधाचा शांतीने व कामाचा संकल्प- व क्रोध यांना आपल्या तब्यांत ठेवणारा जो त्यागाच्या योगाने जय करितां येतो. योगी, त्यांनेच नंतर ब्रह्मपदाच्या प्रामीची बुद्धीच्या योगानें अनेक वस्तुंचे अनुशीलन इच्छा करावी. त्यांनें मन व इंद्रिये हांची एकाग्रता केल्यानें निद्रेचा उच्छेद करितां येणे सुज्ञास करून समाधि लावावा आणि पूर्वांत्री व शक्य आहे. धर्मांचे अवलंबन करून जनने- उत्तररात्रीं अंतःकरणाची आत्माच्या ठिकाणी द्रिय आणि उदर ह्यांचे व्यभिचारादिकांपासून, धारणा करावी. पांच इंद्रियांनी युक्त असलेल्या दृष्टीच्या योगानें हस्तपादांचे कंटकादिकांपासून, ह्या योगी पुरुषांचे जें एकही इंद्रिय निग्रहशूल्य मनाच्या निरोधानें नेत्र आणि कर्ण हांचीं असे होईल, त्यांतून, छिद्र पडलेल्या चर्म-परस्परीदर्शनादिकांपासून आणि हृदय व वाणी पात्रांतून बाहेर पडण्याच्या पाण्या-हांचे यज्ञादि क्रियांच्या अनुष्ठानानें बाईठ प्रमाणे त्याची बुद्धि गळून लागते. ज्यावस्तुंच्या चिंतनादिकांपासून रक्षण करावे. प्रमाणे मत्स्यधाती पुरुष लचाड मत्स्याला प्रथम सांवधणे राहिल्यानें भीतीचा संबंध सुटो धरतो, त्याप्रमाणे योगी पुरुषाने प्रथम मनाला आणि ज्ञानी लोकांची सेवा केली हाण्ये आवरून धरावें आणि नंतर कर्ण, नेत्र, जिब्हा दंभाचा संबंध रहात नाही. ह्याप्रमाणे प्रत्यहीं व व्याण यांचा निरोध करावा. नियमनिष्ठ आलस्य न करितां ह्या योगदोषांचा जय करित योगी पुरुषानें अशा रीतीने ह्या इंद्रियांचे सं-असावें; अग्नि व ब्राह्मण ह्यांचे अर्चन करावें; यमने करून तीं अंतःकरणाच्या ठिकाणीं जडूदेवतांना प्रणाम करावा; अभद्र भाषण वर्ज वावीं; संकल्पाचा त्याग करून मनाची बुद्धी-करावें; आणि कोणाला पीडा होईल च्या ठिकाणीं धारणा करावीं; आणि ध्येय अथवा कोणाचा मनेभंग होईल अशा वस्तूंचे चिंतन करून पांच इंद्रिये मनाच्या प्रकारांचे भाषण करू नये. योगाच्या मतें ठिकाणीं जडवावीं. असे केल्यानंतर पुढे तीं सर्वांस वैज्ञानिक सन्त्वगुणांचे प्राधान्य असलेल्या- पांच आणि सहावें मन हीं आत्माच्या डायीं मुळे तेजोमय असे जे महत्त्व तेच ब्रह्म होय. स्थिरपणे जडून राहतात; आणि ज्याप्रमाणे सर्व जग हा त्याचाच सार आहे. ह्या जन्म-अग्नीचा प्रथम नाश होतो व त्याच्या मागो-संपत्र अशा ब्रह्माचा नानावस्तुपासांनी प्रादुर्भूत माग उष्णत्वादिकांचा नाश होतो, त्याप्रमाणे होण्याचा विचार हाच सर्व स्थावरजंगमांच्या प्रथम इंद्रियाहिकांचा नाश होऊन त्यांच्या उत्पन्नीचं कारण होय. ईश्वराचितन, अध्ययन, संकल्पजन्य मलिनत्वाचा क्षय झाला म्हणजे दान, सत्य, पापकर्मनिवृत्ति, सरलता, क्षमा, केवळ अस्मितारूपाने महत्त्व गोचर होऊं शुचिर्भूतपणा, पवित्र आचरण आणि इंद्रियांचा लागते. ज्याप्रमाणे निर्धूमाग्नि अथवा तेजस्वी

रामध्ये असणारा विद्युत्संबंधी पार बांधलेल्या वृक्षाखालीं, अथवा
त्याचप्रमाणे आत्मा सूक्ष्म वृक्षाच्या पुढे बसून योगाभ्यास करावा.
ठार्यी प्रतीत होऊ लागतो; योगी पुरुषाने इंद्रियसूम्हाचा निरोध करून,
च्या टिकाणी अहंकारादि सर्व विकार द्रव्यसंग्रहाकडे लक्ष असलेला मनुष्य ज्याप्रमाणे
तांही सवत्र आहे असेंजान होऊ लागते. द्रव्यचित्तनच करीत असतो, त्याप्रमाणे अंतः-
ता तो व्यापक आहे: धैर्यवान्, महा- करणामध्ये एकाग्रपणे नित्य अशा परमात्म्याचे
ज्ञानी आणि सर्व प्राण्यांचे हित करण्याविषयीं चित्तन करीत असावे; योगापासून अंतःकरण
आसक्त असलेले जे मोक्षेच्छु महात्मे ब्राह्मण, उद्दिश्य होऊ देऊ नये; ज्या योगाने चंचल
त्यांनाच त्या आत्म्याचा साक्षात्कार असतो. अशा अंतःकरणाचे संयमन करतां येणे शक्य
याप्रमाणे कांहीं परिमित काळपर्यंत तीक्ष्ण असेल त्याच उपायाचा इतरत्यागपूर्वक अव-
अशा नियमांचे उत्कृष्ट प्रकारे परिपालन करून लंब करावा,—त्यापासून ढळू नये. एकाग्र
एकांतांत एकटे बसून योगाभ्यास करणाऱ्या अंतःकरण असलेल्या योगी पुरुषाने निर्जन
पुरुषाला ब्रह्मासारूप्याची प्राप्ति होते. पण त्या अशा पर्वतावरील गुहा, देवमंदिरे आणि निर्जन
योग्याच्या मार्गामध्ये अनेक विवेक येत असतात. गृहे ह्यांची ठार्यी वास्तव्यासाठीं जाऊन रहावें;
कांहीं प्रसंगीं त्याचें अंतःकरण कोठेही लय वाणीने, क्रिघ्नेने, अथवा मनानेही कोणारीं संबंध
पावत नाहीं; कधीं त्याच्या वृत्तीला विशेष होतो; ठेवू नये;—संदेव उपेक्षा करीत असावे; आहार
अथवा कधीं त्याचें चित्त आत्म्याकडे किंवा विष- नियमित ठेवावा; आणि इष्ट वस्तूची प्राप्ति
यांकडे—कोठेही स्थिर होत नाही. तसेच दिव्य ज्ञाली अथवा न ज्ञाली तरी अंतःकरणाची स्थिति
गंधाचा आस्वाद मिळणे, दिव्य शब्द कानी पडणे सारखीच ठेवावी. योगी पुरुषाचे एखायाने अभिदिव्य स्वरूप दृष्टिगोचर होणे, दिव्य रस आणि नंदन केले अथवा त्याजवर कोणीं अपशब्दांचा
दिव्य स्पर्श ह्यांचा लाभ होणे, शैत्य व उर्णात प्रयोग केला तरी त्या दोहोंवर त्याची समदृष्टि
ह्यांची बाधा न होणे, वायुतुल्य आकृति बनणे असावी;—अभिनंदन करणाऱ्याचे शुभचित्तन
अर्थात् अंतर्धान पावून वायुगतीने आकाशां अथवा अपशब्दप्रयोग करणाऱ्याचे अशुभ-
दिकांतून जातां येणे, सकलशास्त्रांतील चित्तन करू नये; इष्ट वस्तूचा लाभ ज्ञाला
गोष्टीचे आपोआप ज्ञान होणे, दिव्य स्थियादि- ह्याणन आनंद पावू नये व लाभ ज्ञाला नाहीं
कांची प्राप्ति होणे ह्या सर्व गोष्टी योगाभ्यासाने स्फृतन काळजींत पडू नये; सर्व प्राण्यांच्या
घडून येतात; तथापि हीं योगमार्गातील विवेक ठार्यीं समदृष्टि असावी; व वायुप्रमाणे कोठेही
आहेत. ह्यास्तव ह्यांची प्राप्ति ज्ञाली असतांही एकत्र वास न करणे आणि कोठेही आसक्त न
तत्त्वज्ञानी पुरुषांनी त्यांचा आदर न करितां होणे हे गुण योग्याच्या ठार्यीं असावे. याप्रमाणे
बुद्धीचेच ठार्यीं त्यांचा लय करावा. ह्या गोष्टी अंतःकरण स्वस्थ असलेल्या, सर्वत्र समदृष्टि
बुद्धिकलिपत असल्यामुळे त्यांचा बुद्धीमध्ये लय असलेल्या आणि प्रत्यहीं योगाभ्यास करणाऱ्या
करितां येतो. नियमनिष्ठ आणि मननशील सत्पुरुषाला सहा महिन्यांत परमात्म्याचा
अशा पुरुषाने प्रातःकालीं, पूर्वरात्रीं आणि साक्षात्कार होतो. मातीचे ठेंकूळ, पाषाण अथवा
उत्तररात्रीं याप्रमाणे प्रत्यहीं तीन वेळ सुर्वण ह्यांना सारखेच लेखणाऱ्या वैराग्यसंपन्न
योगाभ्यास करावा. पर्वताच्या शिखरावर, पुरुषाने—द्रव्योपार्जनादि मार्गामध्ये आसक्त

शालेले लोक दुःखपीडित असतात हें लक्षणं हेतु त्या मार्गीपासून निवृत्त ब्हावें; व मोह-ग्रस्त होऊन जाऊ नये. एखादा निकृष्ट वर्णातील पुरुष असो, अथवा धर्माचा अभिलाष करणारी एखादी स्त्री असो, त्यांना हा मार्गानें गेल्यास सद्गतीची प्राप्ति होते. अंतःकरणाचा जय केलेल्या योगी पुरुषाला बुद्धि, मन आणि इंद्रिये हांच्या योगानें प्रथम ज्या स्वरूपाचें ज्ञान होते, तेंच स्वरूप अनादि, पूर्वकालींही नवीनाप्रमाणेंच असणारे, कौणत्याही प्रकारच्या विकारानें विराहित, सुक्ष्मा-हूनही सूक्ष्म व स्थूलाहूनही स्थूल, आणि मोक्षस्वरूपी परब्रह्म आहे असे ज्ञान होते.

असो; महात्म्या महर्षीने बरोबर सांगितलेल्या या वचनाचा ज्ञानी लोक हे अंतःकरणात विचार करितात; आणि युक्तीनेही त्याचें परीक्षण करून त्या योगे शास्त्रप्रसिद्ध असे ब्रह्मदेवाचे सारूप्य संपादन करितात; आणि प्रलयकालपर्यंत त्यासह राहून शेवटीं त्याच्या बरोबरच मोक्ष पावतात.

अध्याय दोनशें एकेचाचिसावा.

—०—

कर्म व ज्ञान यांचे फल.

शुक्र म्हणाले:—हे तात, वेदामध्ये कर्म कर असे सांगितलेले आहे, आणि त्याचा त्याग कर असेही म्हटलेल आहे. तेहां, ज्ञानाच्या योगानें मनुष्ये कोणत्या ठिकाणीं गमन करितात आणि कर्माच्या योगानें त्यांना कोणत्या स्थानाची प्राप्ति होते, हें एकण्याची माझी इच्छा आहे. यास्तव आपण मला तें कथन करावे. कारण, हे दोन मार्ग परस्परांशी प्रतिकूल असून त्यांचीं स्वरूपे भिन्न आहेत.

भीष्म म्हणाले:—याप्रमाणे शुक्रानें भाषिणे

केले असतां पराशरपुत्र मगवान् व्यासांनी त्या आपल्या पुत्राला उत्तर दिले, तें असे.— कर्मरूपी आणि ज्ञानरूपी हे जे दोन मार्ग आहेत, तीं अनुक्रमे नश्वर व अविनाशी अशा पदांच्या प्राप्तीचीं साधने आहेत. त्यांचे मी विवरण करून सांगतो. बा शुक्रा, ज्ञानाच्या योगानें कोपते स्थान प्राप्त होते, आणि कर्माच्या योगानें कोणत्या पदाचा लाभ होतो, तें तु एकाग्र अंतःकरणानें ऐक. कारण, हा दोन मार्गांतील अंतर मोठे गहन आहे. धर्म आहे असे ह्याणारे आणि धर्म नाहीं असे ह्याणारे हांच्यांसंबंधानें तारतम्यविषयक प्रभ करणाऱ्या पुरुषाचे भाषण जेसे आस्तिकाला क्लेशदायक होते, तसाच तुशा हा प्रभ मला क्लेशकर होत आहे. अस्तु; ज्यावर वेदांची मदार आहे असे विद्यामय व कर्ममय हे दोन मार्ग आहेत. वेदांत प्रवत्तिमार्ग सांगितलेला आहे, आणि निवृत्तिमार्गही उत्कृष्ट प्रकारे प्रतिपादन केलेला आह. कर्माच्या योगानें प्राणीं बद्ध होतो, व ज्ञानाच्या योगानें मुक्त होतो; आणि ह्याणूनच, संसार हा नाशयुक्त आहे असे समजणारे नियमनिष्ठ पुरुष कर्मे करीत नाहीत. कर्माच्या योगानें मरणोत्तर पुनरापि शरीर प्राप्त होऊन जन्म होते; आणि ज्ञानाच्या योगानें सूक्ष्म, अविनाशी व अविकारी अशा परमात्म्याच्या स्वरूपाचीं प्राप्ति होते. बुद्धि अल्प असल्यामुळे संसारामध्ये रममाण शालेले कांहीं पुरुष कर्माचीच प्रशंसा करितात व आपल्या आसेषांचे अनुरंजन करितात; ह्यामुळे त्यांना अनेक जन्म ध्यावे लागतात. परंतु सूक्ष्मपणे धर्माचे निरीक्षण करणारे आणि उत्कृष्ट ज्ञान शालेले जे लोक, ते, ज्याप्रमाणे

१ इा कर्मनिषेध काम्यकर्मांसंबंधाचा आहे. ह्यासंबंधाने ब्रह्मसत्त्वाच्या विकानामत नामक भाष्या. मध्ये विद्येष विवरण आहे तें पहावे.

नदीचे जल प्राशन करणारा पुरुष आडाची आहेत. या कलांनीं पूर्ण असणारा परमात्मा प्रशंसा करीत नाहीं, त्याप्रमाणेच कर्माची आमच्या शरीरांमुळेच शरीरी बनतो. वा शुका, प्रशंसा करीत नाहीत. सुख, दुःख, अभ्युदय हें त्याचे शरीरित्व म्हणजे त्रिगुणात्मक कर्माचिंच वे विपाक्ति हीं कर्माच्या योगाने प्राप्त होणारीं फल आहे असे समज. कमलपत्रावर पडलेल्या फले होत. ज्ञानाच्या योगाने मनुष्य त्या जलबिंदूप्रमाणे त्या शरीरामध्यें निर्लिप्तपणे ठिकाणीं जातो, कीं जेथे गेल्यानंतर असणारा जो आत्मा तोच क्षेत्रज्ञ होय असे दुःखाचा संपक होत नाहीं. हें स्थान समजावे. योगाच्या साहाय्याने अंतःकरणाला असे आहे कीं, तेथे गेल्यानंतर निसुद्ध करणारा तो क्षेत्रज्ञ अविनाशी आहे. मरण येत नाहीं, भेदबुद्धि रहात नाहीं, जीं कर्मे जीवाकडून घडलेली आहेत अशीं पुनर्जन्म होत नाहीं, इतकेच नव्हे—तर तेथे वाटतात, तीं सत्त्व, रज व तम ह्या तीन प्रविष्ट ज्ञाल्यानंतर निराळे स्वरूपच अस्तित्वांत गुणांची स्वरूपे आहेत. अर्थात् त्या कर्माचा असत नाहीं. त्या ठिकाणीं तें सर्वत्रेष, सूक्ष्म, कर्ता जीव नसून गुणत्रय हेच आहे. जीवाच्या स्थिर, कूटस्थ, अस्पृष्टस्वरूप, विशेष अग्यासां- ठिकाणीं भासणारे जे इतर धर्म तेही वांचून प्राप्त होणारे, अहंकारादिकांडून भिन्न वस्तुतः गुणत्रयाचे आहेत,—जीवाचे नाहीत. असे ब्रह्म असून तें जीवेश्वरादि भेदांनीं शून्य विज्ञानमय कोशाला जीव असे नांव आहे. हा असते. त्या ठिकाणीं शीतोष्णादिक द्वांचांची जीव अर्थात् विज्ञानमय कोश चिदाभासाचा बाधा होत नाहीं; व मनोजन्य कर्माची अर्थात् जो चैतन्यरूपी धर्म त्याने युक्त असतो व हा संकल्पादिकोषीही पीढा—सर्व प्राण्यांचे हित चिदाभास परमात्म्याचे जे ज्ञान, ऐश्वर्य इत्यादि करण्यामध्ये आसक्त असणाऱ्या, सर्वत्र सम- धर्म त्यांनी युक्त असतो चैतन्याने युक्त परंतु बुद्धिठेवणाऱ्या आणि सर्वांशीं भैत्रांनीं वागणाऱ्या स्वतः अचेतन जो देह, त्याजकडून घडणाऱ्या पुरुषांना होत नाहीं. वा शुका, कर्ममय किया चैतन्याच्याच योगामुळे घडतात. जीव-बनून गेलेल्या पुरुषांचे स्वरूप निराळे आणि रूपी चैतन्य हेच शरीराला जिवंत ठेविते व ज्ञानमय बनलेल्या पुरुषांचे स्वरूप निराळे. त्याजकडून किया घडविते. ज्याने सप्तोक कर्ममय पुरुषांचे ऐश्वर्य म्हणजे अमावास्ये- निर्माण केले तो परमात्मा ह्या जीवाहून पर आहे, च्या दिवरीं एककलात्मक असणाऱ्या असे शरीरत्व जाणणाऱ्या लोकांचे मत आहे. चंद्राचेच स्वरूप होय. हें स्वरूप बृहदा-

रण्यकोपनिषदाचा द्रष्टा जो याज्ञवल्य मुनि त्याने सवित्तर सांगितले आहे. आकाश-मध्ये उगवलेला व एखाद्या बस्त्रतंत्रप्रमाण सूक्ष्म

असणारा जो प्रतिपदेचा नवा चंद्र, त्याला पाहून त्याजवरून अनुमान करूनही हें स्वरूप जाणितां येते. दहा इंद्रिये आणि मन हीं ही ईशाकृत आहे व विषयांशीं संबद्ध अस-अकरा मनाचीच स्वरूपे आहेत. विराटस्वरूपी लेल्या इंद्रियवृत्ति ह्या बुद्धीच्या सामर्थ्याने परमात्म्याचे मन हें चंद्र असून प्राण्यांचे पुरुषांने (जीवांने) निर्माण केलेल्या आहेत. ध्यक्षिः मन हाच त्याच्या अनेक कला ही जीवी सृष्टि होय. हीच बन्धास कारणभूत

अध्याय दोनशे वेचाळिसावा-

—००—

ब्रह्मचर्यधर्म.

शुक म्हणाले:—हे तात, प्रधाना-(पृष्ठी) पासून महामूर्तीपर्यंत चतुर्विंशतितत्त्वात्मक सृष्टि लेल्या इंद्रियवृत्ति ह्या बुद्धीच्या सामर्थ्याने परमात्म्याचे मन हें चंद्र असून प्राण्यांचे पुरुषांने (जीवांने) निर्माण केलेल्या आहेत. हीच बन्धास कारणभूत

असल्यामुळे मुख्य आहे, हें मीं आपल्या मुखांतून योग्य बनतो. शुका, हा आश्रमामध्ये अस-
पूर्वी ऐकिलेले आहे. आतां पुणाच्या अनु- ताना तूं कोणांची स्तुति करूं नको अथवा
रोधानें सत्पुरुषांनी इहलोकामध्ये आचरण केलेले कोणाला नमस्कारही करूं नको; पापपुण्यांचा
जे आचार, त्यांचे अनुवर्तन करावे अशी त्याग कर व देहयात्रेसाठी कांहीं तरी मक्षण
माझी इच्छा आहे. ह्यास्तव ते सदाचार आपण करून एकटाच अरण्यांत संचार करीत जा.
कथन करा. वेदामध्ये कर्म कर असें म्हटलेले शुक ह्याणाले:—‘कर्मे करावीं’ आणि
आहे व त्याचा त्याग कर असेही सांगितले ‘कर्मे न करावीं’ अशा प्रकारचे जे वेदवचन
आहे. तेव्हां ह्याची संगति कशी लावावयाची आहे, ते लौकिकदृष्ट्या विरुद्ध आहे.
त्यांचेही मला विवरण करून सांगा. मला प्रमाणभूत असो अथवा अप्रमाणभूत असो, जे
लैकिक आचारांचे तत्त्व अवगत आहे. अर्थात् वचन विरुद्ध असेल त्याला शास्त्रात्व कोटून
ते धर्म व अधर्म ह्या दोहोनीं संकीर्ण आहेत हे असणार? तेव्हां हीं दोनही वचने करीं
मी जाणून आहेह. ह्याणनंच मी केवळ धर्माचे प्रमाण आहेत, आणि कर्माशीं विरोध न करितां
आचरण करून पवित्र झालों असून, आतां मोक्षाची प्राप्ति कशी होते, हें ऐकण्याची माझी
गुरुभूत अशा आपल्या उपदेशानें ज्ञान संपादन इच्छा आहे.

करावे व शरीरत्यागानंतर अविनाशी अशा भीष्म ह्याणाले:—असें विचारिले असतां
आत्म्यामध्ये लीन होऊन जावे अशी माझी इच्छा त्या गंधवतीपुत्र व्यास मुनींनी त्या आपल्या
आहे. ह्यास्तव आपण मला सदाचार कथन करा. अत्यंत तेजस्वी अशा पुत्राच्या प्रभाची प्रशंसा

व्यास म्हणाले:—पूर्वी ब्रह्मदेवानें ज्या केली व त्यास उत्तर दिलें.

प्रकारचा वर्तनक्रम उरविलेला आहे, त्याच- व्यास ह्याणाले:—ब्रह्मचारी, गृहस्थ, वान-
प्रमाणे प्राचीन महर्षी वागत आलेले आहेत. प्रस्थ आणि संन्यासी हे सर्वजण शास्त्रोक्त रीतीनं
ऋग्विशेष हे प्रथम ब्रह्मचर्याचे आचरण करून वागले ह्याणजे त्यांना सद्गतीची प्राप्ति होते. काम
स्वर्गादि लोकांची प्राप्ति करून घेतात. ह्यास्तव (अभिलाष) आणि द्वेष ह्यांना संपर्क न ठेवितां
प्रथम ब्रह्मचर्याचा स्वीकार करावा. तदनंतर कोणत्याही एखाद्या मनुष्यानें ह्या आश्रमांचे
गृहस्थाश्रम स्वीकारून आपल्या कल्याणास यथाविधि आचरण केले तर तो परब्रह्मप्राप्तीचा
कारणीभूत असे यज्ञादि विधि करण्याचे मनांत अधिकारी बनतो. हे चार आश्रम ह्याणजे चार
आणावे. त्यानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकारून पायांयांची एक शिडी आहे. ही परब्रह्मावर
अरण्यामध्ये जाऊन रहावे; फलमूलादिकांचे टेकलेली आहे. ह्या शिडीवर आरोहण करणारा
मक्षण करावे; विपुल तपश्चर्या करावी; पवित्र पुरुष ब्रह्मलोकामध्ये पूज्य होऊन रहातो. आयु-
अशा स्थानांचे टिकाणीं गमन करावे; आणि व्याचा पहिला चतुर्थीश ब्रह्मचर्यांने काढावा.
कोणाही प्राण्यास पीडा देऊ नये. पुढे चतुर्थी- ह्या आश्रमात असतांना कोणार्थी मत्सर करूं
श्रमाचा स्वीकार करावा; आणि भिक्षेचा काल नये; धर्मतत्त्वांचे ज्ञान संपादन करून गुरु-
शाला म्हणजे भूर बंद शालेल्या, तांदूळ कांडण्या- पार्शी अथवा गुरुच्या पुत्रापाशा रहावे; गुरु
साठीं वगैरे मुसलाचे व्यापार सुरु नसलेल्या गृहामध्ये असतांना गुरुच्या नंतर निजावे व
वानप्रस्थाच्या आश्रमांत भिक्षा मागावी. पूर्वी उठावे; जे कार्य शिष्यांने करावयाचे
असें केले असतां मनुष्य ब्रह्मस्वरूपप्राप्तीला असेल अथवा दासाने करावयाचे असेल ते

सर्व केलेच असे हणून करावे, व गुरुच्या श्रमाचे परिपालन करून गुरुला यथाशक्ति सञ्चित जाऊन उमे रहावे. प्रत्येक प्रसन्न करावे; व पुढे एका आश्रमांतून दुसऱ्या कर्म करण्यामध्ये चतुर अशा शिष्याने आश्रमांत जाऊन तदुचित कर्म करीत रहावे. दासाप्रमाणे गुरुचीं सर्व कर्त्तव्य करावी. अभ्यु- हाप्रमाणे आयुष्याचा एक चतुर्थश वेदाध्ययन-दृग्छु शिष्याने गुरुने सांगितलेले काम पूर्ण. संबंधी व्रतांच्या आचरणांत गेल्यानंतर गुरुला पणे केल्यानंतर त्याजपाशीं जाऊन अध्ययन दक्षिणा देऊन यथाविधि समावर्तन करावे; व करावे; सरलतेचा आश्रय करावा; कोणासही नंतर धर्माच्या अनुरोधाने स्त्री संपादन करून अपराब्द बोलू नयेत; गुरुने हाक मारितांच अग्रिहोत्र ठेवून आयुष्याचा दुसरा भाग (चतु-त्याजपाशीं जाऊन उमे रहावे; आणि शुचि- थैश) गृहस्थाश्रमोचित नियमांचे परिपालन भर्त व कार्यदक्ष असावे. गुणसंपन्न शिष्याने करण्यांत घालवावा.

मध्ये मध्ये गुरुला प्रिय असे भाषण करावे.

जितेद्विय शिष्याने स्वस्थपणे गुरुला आपल्या नेत्रांनी अवलोकन करावे; गुरुने भोजन केल्यावांचून आपण भोजन करू नये; त्यांने अपाश भोजन करू नये; त्यांने व्यास म्हणाले:—आयुष्याचा दुसरा भाग करू नये; तो बसल्यावांचून बसू नये व निजल्या- गृहस्थाश्रमी होऊन घरीं राहून काढावा. धर्माच्या वांचून निजू नये; वंदन करिते वेळी हात उताणे अनुरोधाने स्त्री संपादन करावी, अग्न्याधान करून हलकेच गुरुचरणाला स्पर्श करावा; तो करावे, आणि उत्कृष्ट प्रकारे गृहस्थाश्रमास स्पर्श उजव्या हाताने उजव्या पायास व डाव्या उचित अशा नियमांचे पालन करावे. अलौकिक-हाताने डाव्या पायास करावा. अशा रीतीने ज्ञानसंपन्न अशा पुरुषांनी गृहस्थाच्या उप-गुरुला नमस्कार केल्यानंतर गुरुला ‘भगवन्, जीविकेचे चार प्रकार सांगितलेले आहेत: उप-मला स्वाध्याय शिकवा’ असे हणावे. ‘हे ब्रह्म- जीविकेसाठीं जवळ एक दोपलीभर धान्य निष्ठ भगवन्, आपण आज्ञा केल्याप्रमाणे हे मीं बाळगणे हा पहिला; एक घडाभर धान्य बाळगणे केले आहे; हे मी करीत आहे व हे पुढे कर- हा दुसरा; दुसऱ्या दिवसाकरितां धान्य शिळ्क न णार आहे; असे गुरुला सांगावे. गुरुचीं अनुज्ञा ठेवणे हा तिसरा; आणि कापेति (उंच) वृत्तीचा घेऊन व त्याला ‘करितो’ असे सांगून सर्व आश्रय हा चौथा. या चौहोपैकी पुढचा पुढचा कर्म यथायोग्य करावी; आणि केल्यानंतर पुनः प्रकार धर्मप्राप्तीचे उत्कृष्ट साधन असल्यामुळे त्यांसंबंधाचा सर्व वृत्तांत गुरुस कथन करावा. धर्मदृष्ट्या श्रेष्ठ होय. गृहस्थाश्रमी पुरुषांने ब्रह्मचर्यामध्ये असतांना ज्या गंधांचे अथवा यजन, याजन, अध्ययन अध्यापन, दान व रसांचे सेवन करावयाचे नाहीं, त्यांचे सेवन प्रतिश्रव हीं सहा कर्म करीत राहिले पाहिजे. समावर्तन ज्ञाल्यानंतर करावे असा शास्त्राचा काहीं गृहस्थाश्रमी पुरुष यजन, अध्ययन सिद्धांत आहे. ब्रह्मचार्यासंबंधाने जे काहीं आणि दान या तीनच कर्मांचे आचरण करीत नियम शास्त्रामध्ये सविस्तर सांगितलेले आहेत, असतात; वानप्रस्थाश्रमी पुरुष दान व अध्ययन त्या सर्वांचे संदैव आचरण करावे. गुरुपासून या दोन कर्मांचे आचरण करितात; आणि केवळांही दूर राहू नये. अशा रीतीने ब्रह्मचर्यो- चतुर्थश्रमी पुरुष प्रणवाची उपासना करण्या-

अध्याय दोनशे त्रेचाळिसावा.

—::—

गृहस्थर्धम.

व्यास म्हणाले:—आयुष्याचा दुसरा भाग करू नये; तो बसल्यावांचून बसू नये व निजल्या- गृहस्थाश्रमी होऊन घरीं राहून काढावा. धर्माच्या वांचून निजू नये; वंदन करिते वेळी हात उताणे अनुरोधाने स्त्री संपादन करावी, अग्न्याधान करून हलकेच गुरुचरणाला स्पर्श करावा; तो करावे, आणि उत्कृष्ट प्रकारे गृहस्थाश्रमास स्पर्श उजव्या हाताने उजव्या पायास व डाव्या उचित अशा नियमांचे पालन करावे. अलौकिक-हाताने डाव्या पायास करावा. अशा रीतीने ज्ञानसंपन्न अशा पुरुषांनी गृहस्थाच्या उप-गुरुला नमस्कार केल्यानंतर गुरुला ‘भगवन्, जीविकेचे चार प्रकार सांगितलेले आहेत: उप-मला स्वाध्याय शिकवा’ असे हणावे. ‘हे ब्रह्म- जीविकेसाठीं जवळ एक दोपलीभर धान्य निष्ठ भगवन्, आपण आज्ञा केल्याप्रमाणे हे मीं बाळगणे हा पहिला; एक घडाभर धान्य बाळगणे केले आहे; हे मी करीत आहे व हे पुढे कर- हा दुसरा; दुसऱ्या दिवसाकरितां धान्य शिळ्क न णार आहे; असे गुरुला सांगावे. गुरुचीं अनुज्ञा ठेवणे हा तिसरा; आणि कापेति (उंच) वृत्तीचा घेऊन व त्याला ‘करितो’ असे सांगून सर्व आश्रय हा चौथा. या चौहोपैकी पुढचा पुढचा कर्म यथायोग्य करावी; आणि केल्यानंतर पुनः प्रकार धर्मप्राप्तीचे उत्कृष्ट साधन असल्यामुळे त्यांसंबंधाचा सर्व वृत्तांत गुरुस कथन करावा. धर्मदृष्ट्या श्रेष्ठ होय. गृहस्थाश्रमी पुरुषांने ब्रह्मचर्यामध्ये असतांना ज्या गंधांचे अथवा यजन, याजन, अध्ययन अध्यापन, दान व रसांचे सेवन करावयाचे नाहीं, त्यांचे सेवन प्रतिश्रव हीं सहा कर्म करीत राहिले पाहिजे. समावर्तन ज्ञाल्यानंतर करावे असा शास्त्राचा काहीं गृहस्थाश्रमी पुरुष यजन, अध्ययन सिद्धांत आहे. ब्रह्मचार्यासंबंधाने जे काहीं आणि दान या तीनच कर्मांचे आचरण करीत नियम शास्त्रामध्ये सविस्तर सांगितलेले आहेत, असतात; वानप्रस्थाश्रमी पुरुष दान व अध्ययन त्या सर्वांचे संदैव आचरण करावे. गुरुपासून या दोन कर्मांचे आचरण करितात; आणि केवळांही दूर राहू नये. अशा रीतीने ब्रह्मचर्यो- चतुर्थश्रमी पुरुष प्रणवाची उपासना करण्या-

मध्ये आसक्त होऊन राहतात. गृहस्थाश्रमी करून अवशिष्ट राहिलेले अन्न भक्षण कर- पुरुषाचे नियम कार मोठे असून ते शास्त्रांत णाऱ्या पुरुषाला विघ्सभक्षक असें द्याणतात. सांगितलेले आहेत. त्याने केवळांही आपल्याच पोद्यवर्गांनी भक्षण करून अवशिष्ट राहिलेल्या उपयोगासाठी अन्न शिजवू नये; व पश्चंची अन्नाला विघ्स आणि यज्ञ करून अवशिष्ट व्यर्थ हिंसा करू नये; प्राणी असो अथवा राहिलेल्या अन्नाला अमृत असें भ्यणतात. वृक्ष असो, जो पदार्थ वैदिक कर्मामध्ये उप- गृहस्थाश्रमी पुरुषाने सदैव स्वस्त्रीच्याच ठायी योगी असेल त्याला छेदनादि मंत्रांच्या योगाने आसक्त असावें; कोणार्थीही मत्सर करू नये; संस्कार शालाच पाहिजे. गृहस्थाश्रमी पुरु- बाह्य आणि आंतर इंद्रियांचा निग्रह करावा; घाने दिवसा, पूर्वांत्री आणि उत्तरांत्री निजूं ऋत्विज्, पुरोहित, आचार्य, मातुल, अतिथि, नये; सकाळ व संध्याकाळ यांवांचून मध्ये अश्रित, वृद्ध, बाल, रोगग्रस्त, वैद्य, ज्ञाति, केवळांही भोजन करू नये; ऋतुकालावांचून बांधव, माता, पितर, सगोत्र खिया, बंधु, पुत्र, खीला शय्येवर बोलावू नये; कोणताही ब्राह्मण स्त्री, कन्या आणि सेवकवर्ग हांच्याशी वाद- आपल्या घरी आला तर त्याचा बहुमान झाला विवाद करू नये. हांच्याशी कलह न करणारा नाहीं अथवा तो भोजनावांचून राहिला पुरुष सर्व पातकांपासून मुक्त होतो; आणि असे केवळांही होऊं देऊ नये. अतिथि हे हव्य- कलह न केल्यासुळे जरी यांच्याकडून परा- कव्यांचे अधिकारी आहेत; यास्तव गृहस्था- भव झाला तरी त्याला स्वर्गादि सर्व लोकांची श्रमी पुरुषाने त्यांचा सदैव बहुमान केला प्राप्ति होते, यांत संशय नाही. कारण, आचार्य पाहिजे. ब्रह्मचर्यवतांचे आचरण करून समा- हा ब्रह्मलोकाचा अधिपति आहे; पिता हा वर्तन झालेले, वेदपारंगत, वैदिकर्मनिष्ठ, प्रजापतिलोकांचा प्रभु आहे; अतिथीचा स्वर्थमाला प्राण समजणारे, इंद्रियांचा निग्रह इंद्रलोकावर अधिकार आहे; ऋत्विजांची केलेले, कर्मशील आणि तपोनिष्ठ असे जे देवलोकांवर सना आहे; सगोत्र खियांचा अतिथि असतील, त्यांच्या अर्चनासाठी गृह- अप्सरांच्या लोकावर, ज्ञातींचा विश्वेदेवांच्या स्थाने हव्यकव्य करावें. दांभिकपणाने जटा व लोकावर, संबंधी आणि बांधव हांचा नसे वाढवून स्वर्थमाला उपदेश करणारा, दिशां र, माता व मातुल हांचा पृथ्वीवर, अविधीने आग्नीहोत्राचा त्याग करणारा आणि अणि वृद्ध, बालक, रोगग्रस्त व कुश यांचा गुरुर्शील लबाडीने वागणारा जो पुरुष, त्याचाही आकाशावर अधिकार आहे. अर्थात् शांचा गृहस्थाश्रमी पुरुषाच्या अन्नामध्ये भा असतो. संत्कार केल्याने त्या त्या लोकांची प्राप्ति होते. किंवद्दुना त्याच्या अन्नामध्ये सर्व प्राण्यांचा ज्येष्ठ बंधु हा पित्यासारखा आहे; स्त्री आणि अंश असतो. गृहस्थाश्रमी पुरुषाने घरी अन्न पुत्र हें प्रत्यक्ष आपले शरीरच आहे; सेवकवर्ग न शिजविणाऱ्या लोकांना अर्थात् ब्रह्मचारीही आपली छायाच आहे; आणि कन्या आणि सन्यासी यांना अन्नदान करावें; व अत्यंत दीन स्थितीतील प्राणी आहे. हास्तव, प्रत्यहीं त्याने विघ्सभक्षक आणि अमृत- हा पूर्वीक लोकांनी जरी तिरस्कार केला, भक्षक असावें. यज्ञांतील अवशिष्ट राहिलेले तरी मनाला ताप न होऊ देतां तो सदैव होमद्रव्य घृतासह भक्षण करणे याचे नांव सहन करावा. कोणीही सुज्ञ पुरुषाने श्रांत न अमृतभक्षण असें असून, पोद्यवर्गांनी भक्षण होतां धर्मशील वनून गृहस्थाश्रमाला उचित-

अशा धर्माचे आचरण करण्याविषयी तिसरा अर्थात् वानप्रस्थ आश्रम सांगितलेला तम्हर असावे. कोणाही धर्मनिष्ठ गृहस्थाश्रमी आहे, तो तू ऐक.

पुरुषानें द्रव्यात्मा आशेने बद्ध होतन जाऊन कोणतेही कर्म करू नये. गृहस्थात्मा ज्यातीन उपजीविका आहेत त्यांपैकी पुढची पुढची अस्यांत श्रेयस्कर आहे. चार आश्रमां-

मध्ये देसील पुढचा पुढचा आश्रमच श्रेष्ठ
आहे. त्या आश्रमाला उक्त जे नियम ते सर्व
अभ्युदयेच्छु पुरुषांने आचरण केले पाहिजेत.
एक धागरभरच धान्य संग्रहाला ठेवणारे,
धान्याचे कण वैचून त्यावर उपजीविका करणारे,
अथवा कापलेल्या शेतांत पडलेलीं धान्याचीं
कणसे जमवून त्यांजवर निर्वाह करणारे हे
सत्यात्र गृहस्थाश्रमी पुरुष ज्या राष्ट्रामध्ये
वास्तव्य करितात, त्या राष्ट्राची भरभाराट होते.
जो पुरुष क्लेश न वाढू देतां हीं गृहस्थधर्माचे
आचरण करितो, तो आपल्या पूर्वच्या व
पद्धत्या दहा पिंडिंचा उद्घार करितो व

मांधात्यासारख्या चक्रवर्ती राजाला मिळालेल्या
सद्गतिला जातो. अथवा, ब्रह्मचारीप्रभृति जिंते-
द्विद्य लोकांना जी गति मिळते, तीच हाणानाही
मिळते. उदारांतःकरण अशा गृहस्थाश्रमी पुरु-
षाला विमानयुक व रमणीय अशा वेदप्रति-
पादित स्वर्गलोकाची प्राप्ति होते; आणि अंतः-
करणाचा निग्रह केलेल्या त्या गृहस्थाश्रमी
पुरुषांचे सर्वामध्ये अक्षय वास्तव्य घडते, असें
ब्रह्मदेवानें ठरविलेले आहे. गृहस्थाश्रम हें स्वर्ग-
लोकांचे साधनच करून ठेवलेले आहे म्हणूनच
क्रमानें गृहस्थाश्रमरूपी ह्या दुसऱ्या आश्रमाचा
अभिकार करणारा पुरुष स्वर्गलोकामध्ये पूज्य
होकेन राहतो. आतं यानंतर, अरण्यामध्ये
वास्तव्य करून व तपाचे आचरण करून शरीर
वस्त्रिचर्मरेष करून सोडणारे व अशा
प्रीतिनिं शरीरस्त्याग करणारे जे वानप्रस्थाश्रमी

गृहस्थ, स्वांचा अत्यंत उत्कृष्ट असा

तिसरा अर्थात् वानप्रस्थ आश्रम सांगितलेला
आहे, तो तूं एक.

अध्याय दोनशें चवेचाळिसावा-

-10-

वानप्रस्थधर्म.

भीष्म हाणाले:—वत्सा युधिष्ठिरा, ज्ञान-
संपन्न लोकांनी आचरण केलेले गृहस्थर्थम् तुला
निवेदन केले. आतां तदनंतर काय सांगितले
आहे तें ऐक. क्रमाक्रमानें हा गृहस्थाश्रमा-
संबंधी वृत्तीचा त्याग केल्यानंतर गृहस्थाश्रमां-
तील नियमांच्या पालनानें लिन्न झालेले, वान-
प्रस्थाश्रमाचा आश्रय करणारे, सर्व देश हा
आपला आश्रमच आहे अशी बुद्धि असलेले,
विचारपूर्वक वागणारे आणि पवित्र अशा
प्रदेशामध्ये वास्तव्य करणारे जे लोक, त्यांची
वृत्ति अर्थात् तिसऱ्या हाणजे वानप्रस्थसंज्ञक
आश्रमाचे धर्म ते अवृण कर.

व्यास ह्याणाले:—जेव्हां गृहस्थाश्रमी पुरुषाला आपले शरीर वृद्धपणामुळे पांढरे होऊन सुरक्षतलेले आहे असे दिसून येईल आणि जेव्हां आपल्या मुलाला मूळ शाल्याचे तो अवलोकन करील, तेव्हां त्याने वनाचाच आश्रय करावा. आयुष्याचा तिसरा भाग संपै-पर्यंत वानप्रस्थाश्रमामध्ये रहावेच; गृहस्थाश्रमांतील अभिचौच सेवन करावेच; देवतांचे यजन करावेच; नियमनिष्ठ असावेच; आहार नियमित करावा; सहाव्या मुहूर्ताला भोजन करावेच; प्रमाद घडून देऊ नयेत; गृहस्थाश्रमाप्रमाणेच अग्निहोत्र, गाई आणि यज्ञांमध्ये ही ठेवावी; जमीन न नांगरतां उत्पन्न क्षालेल्या साक्षी, जंब, बारीक धान्ये, इतरही आहारद्रव्ये आणि होमद्रव्ये हांचे हा आश्रमांतीही पंचमहायज्ञप्रसंगी दान करावेच, वानप्रस्थाश्रमामध्ये सुद्धां चार प्रकारच्या

उपजीविका सांगितलेल्या आहेत. त्या अशाः—

कित्येक वानप्रस्थाश्रमी ज्या वेळचें त्या वेळीं कावय, तांड्य, ज्ञानसंपन्न भेदातिथि, बलवान् धान्य संपून टाकतात; कित्येक अतिर्थीच्या कर्णनिवार्क आणि धर्मासंबंधानेने कष्ट अनुभव-सत्कारासाठी अथवा यज्ञकर्मासाठी एक माहि- लेला शून्यपाल हांनीं ह्या धर्माचे आचरण न्याच्या वेगांचे धान्य संग्रहास घेवितात; केले आहे व त्यामुळे त्यांना स्वर्गप्राप्ति शाली कित्येक वर्षापुरता धान्याचा संचय करितात; आहे. बा शुका, धर्माचे प्रत्यक्ष ज्ञान असलेल्या आणे कांहीं बारा वर्षे पुरेल इतरके धान्य अनेक यायावर (सर्वत्र अमण करणाऱ्या वान-संथ्रहास ठेवतात. ते वर्षाकालीं उघड्या मैदानांत प्रस्थाश्रमी) मुर्नींनी या धर्माचे आचरण केलेले रहातात, हेमंतर्तृत जलाचा आश्रय घ्करितात, आहे. त्याचप्रमाणे, धर्माचे सूक्ष्मपणे निरी-व ग्राष्म ऋतूमध्ये पंचामि-वत चालवितात. ते क्षण करणाऱ्या व उग्र तपश्चर्या करणाऱ्या सदैव मिताहारच करितात; केवळ भूमिवर लोळ- ऋषीपिकीं दुसऱ्याही असंख्यात ब्रह्मनिष्ठ पुरु-तात; अथवा पावलाच्या अग्रावर उमे राहतात यांनी वानप्रस्थाश्रमाचा आश्रय केलेला आहे. किंवा केवळ उमे राहून अथवा बसून काळ वैखानस, वालखिल्य आणि सैकत ह्या तीनही काढितात; व पन्येक संध्येच्या वेळीं ते स्नान प्रकारचे वानप्रस्थाश्रमी पुरुष कर्माच्या करितात. कांहीं दंतोलूस्खलिक असतात व कांहीं आचरणामुळे लाकिक आनंदाचा लाभ न होतां असमैक्य असतात. अर्थात् दोघेही अन्न शिज- इंद्रियांचा निग्रह करून सदैव धर्मनिष्ठ राहून वीत नाहीत, कित्येक वानप्रस्थाश्रमी पुरुष धर्माचे प्रत्यक्ष ज्ञान संपादन केलेले असे अस-पंधरा दिवसांतून एकदा यवागु (कण्हेरी) तात. ते सर्व वानप्रस्थाश्रमी नक्षत्रांहून भिन्न करून पितात; कित्येक कृण्णप्रक्षामध्येच यवागु अशा तेजस्वी तारागणांच्या रूपांने आकाश-प्राशन करितात; आणि कित्येक—जे जेव्हां मध्ये दिसत आहेत; असो.

प्राप होईल तेव्हां तेच खाऊन असतात. वैखा- बा शुका, जेव्हां मनुष्य जेरेने क्षीण आणि नसधर्माचा आश्रय करणारे कांहीं लोक मूलां- व्याधीने पीडित शाला असेल, तेव्हां अर्थात् वर, कांहीं फलांवर, व कित्येक पुष्टांवरच योग्य आयुष्याच्या चौथ्या भागामध्ये त्यांने वानप्रस्थ-प्रकारे उपजीविका करितात. त्या ज्ञानसंपन्न श्रमाचा त्याग करावा; आणि जिला सर्वस्व अशा वानप्रस्थाश्रमी पुरुषांच्या ह्या आणि दुस- हीच दक्षिणा असून जी एक दिवसांत करितां न्याही अशा अनेक प्रकारच्या दीक्षा आहेत. येते ती इष्ट करावी; कोणीही वंशज नसेल उपनिषदांत संन्यासाश्रमासाठी प्रतिपादन केलेला तर स्वतःचे श्राद्ध वैरै जीवदरेतच करावें; जो धर्म, त्यापैकीं शम, दम इत्यादिकांचे आत्मनिष्ठ व्हावें; आत्म्याचाच आश्रय करावा; आचरण हें सर्व आश्रमांस सारखेच लागू आहे; आणि आत्म्याशींच क्रीडा करावी; अभिदुसरे कांहीं आचार मात्र केवळ संन्यासासच होत्रांतील अशीचा आपल्या शरीराच्या डिकार्णीं लागू आहेत. बा शुका, सर्व गोष्टीचे प्रत्यक्ष समारोप करावा; सर्व पारिवाराचा स्याग ज्ञान असलेले जे ब्राह्मण, त्यांनी याच युगा- करावा; वैराग्य तीव्र नसेल तर, जोंपर्यंत त्या मध्ये ह्या धर्माचे आचरण केलेले आहे. यज्ञकर्त्या पुरुषाला कर्मयज्ञाहून भिन्न असा अगस्त्य, सप्तर्षि, मधुच्छंदा, अधर्मर्ण, सांकृति, आत्मयज्ञ करितां येऊ लागला नाहीं तोंपर्यंत सुविवा, तंडि, यथावास, अकृतश्रम, अहोवीर्य, त्यांने तत्काल करतां येण्यासरासे ब्रह्मयज्ञ-१२०तांत्री ज्ञान्व यावणारे२ दगडांनी ज्ञान्व कुटणारे. विक यज्ञ आणि वृश्चपूर्णमास वैरै इष्टि

कराव्या. त्यानें मरणपर्यंत आपल्या शरीराचे डिकार्णीं गार्हपत्य, अन्वाहार्यपचन व आहव-नीय हा तीन अभीर्चे उत्कृष्ट प्रकारे यजन करावें; आणि यजुर्मत्र उच्चारून प्राणाभिहोत्र-

अध्याय दोनशें पंचेचाक्षिसावा.

—०:—

संन्यासधर्म.

शुक म्हणाले:—वानप्रस्थाश्रमाप्रमाणेच या विधीच्या अनुरोधानें व अन्नाची निंदा न आश्रमामध्ये राहणाऱ्या व श्रेष्ठ अशा ज्ञेय वस्तु-करितां पांच अथवा सहा ग्रास मक्षण करावे. ची अर्थात् परब्रह्माची प्राप्ति न्हावी अशी इच्छा पूर्वीं वानप्रस्थामध्ये असलेल्या व कर्माच्या करणाऱ्या पुरुषानें योगाच्या ठारीं शक्त्यनु-आचरणानें पवित्र शालेल्या मननशील पुरुषानें सार अंतःकरण कसें जडवावें?

नस्वकृतन व बारीकमोठचा केशांचे वपन व्यास म्हणाले:—ब्रह्मचर्य आणि गृहस्था-करावें; आणि त्या आश्रमाचा त्याग करून श्रम या दोहोंच्या योगानें चिन्तशुद्धि शाल्यादुसंन्या आश्रमामध्ये अर्थात् चतुर्थाश्रमामध्ये नंतर पुढे परमात्मप्राप्तिसाठीं काय करावयाचें तें प्रवेश करावा. सर्व प्राण्यांना अभयदान एकाग्र अंतःकरणानें ऐक. पूर्वोक्त जी आश्रम-करून जो ब्राह्मण संन्यास ग्रहण करितो, चतुर्थात्मक शिंडी, तिच्या तीन पायन्यांवर त्याला मरणोत्तर महातेजोमय लोकांची चृदून अंतःकरणांतील दोष क्षीण करावे व प्राप्ति होते व तो मुक्त होतो. हा नंतर त्याच्या पुढील पायरी जो अत्युत्कृष्ट आश्रमांत असलेल्या आत्मवेत्त्या पुरु-संन्यासाश्रम त्यामध्ये प्रवेश करावा. तूंही वांने सुशील, सदाचारसंपन्न व निष्पाप अशा पूर्वोक्त रीतीने आश्रमत्रयांतील धर्मां-असें असावें; इहलोकची अथवा पारलौकिक चा अभ्यास करून पुढे अर्थात् चतुर्थाकै करण्याची इच्छा करू नये; रोष, मोह, श्रमांत कशा रीतीने वागवें तें ऐक. योग-संघी व विग्रह हांचा त्याग करावा; आणि उदा-सिद्धीचा अभिलाष असलेल्या पुरुषानें कोणासीनाप्रमाणे असावें; यमनियमांचे आचरण चेहीं साहाय्य न घेतां एकट्यानें योगाभ्यास करावें; त्यामध्ये क्लेश वाढू देऊ नयेत; संन्यास-करावा. परमात्म्याकडे हाटि लांबून जो पुरुष विधीच्या शास्त्रापैकीं ‘इहलोक व परलोक एकटाच योगाभ्यास करीत असतो, तो परमात्म्या दोहोंचाही त्याग करून आत्माचेंच अनु-स्वरूपी बनल्यामुळे मोक्षसुखापासून भ्रष्ट होत संधान करावे’ हा सूत्रांत व ‘शिखा आणि नाहीं व कोणापासून वियुक्तही होत नाहीं. यज्ञोपवीत हा सर्वाचा भूस्वाहा स्फूर्ण जला-संन्यासी पुरुषानें अग्नि ठेवू नयेत; घर करू भवें प्रक्षेप करावा’ हा आहुतिमत्रांत सांगि-नये; अन्नासाठीं एखाद्या गंवाचा आश्रय तल्याप्रमाणे आचरण करण्यांत शीर्य दासवावें करावा; पुढच्या दिवसासाठीं कांहीं करू नये; वा शुक्र, धर्मनिष्ठ आणि जितेद्विद्य अशा आत्म-अंतःकरण समाधानयुक्त ठेवावें; मननशील बनावें; वेत्या पुरुषाला त्याच्या इच्छेप्रमाणे गति मिळते. आहार हलका व नियमित ठेवावा आणि तोही चतुर्थाश्रम हा सद्गुणांनी युक्त, शमादि तृतीनीं दिवसांतून एकच वेळ करावा; भिक्षापात्र, वृक्ष-विशिष्ट आणि अत्यंत उत्कृष्ट असें आश्रय-मूलाचा आश्रय, भगवें आणि मलिन वस्त्र, स्थान आहे, स्फूर्णनं त्याला तीनही आश्रमां-साहाय्याचा अभाव आणि सर्व प्राण्यांची हून अतिशय श्रेष्ठ असें म्हटले आहे. हा आश्रम उपेक्षा हा गोटी असरें हैं संन्याशाचें लक्षण आतां भी तुला सांगतो, ऐक.

आहे. भयमीत शालेले हर्ती ज्याप्रमाणे आडांत

पडले हृणजे पुनः वर निघत नाहीति, त्याच-मन हांना देषाचा संपर्क होऊ देऊ नये; प्रमाणें दुसऱ्यानें उच्चारलेले अपशब्द ज्याच्या आणि सर्व प्रकारच्या पातकांपासून अलिस ठिकाणीं प्रविष्ट होतात, पण ते वक्त्याकडे असावे. ज्याचे पापरूपी शब्द नष्ट झाले आहेत उलट जात नाहीत, त्यानेच संन्यासात्रमध्ये त्याला भय कसले? ज्याच्यापासून सर्व रहावे. कोणाच्याही संवंधाने व विशेषकरून प्राण्यांना आणि ज्याला सर्व प्राण्यांपासून ब्रह्मानिष्ठ पुरुषासंवंधाने अपशब्द केबळाही अभय असते, त्या अज्ञानापासून मुक्त ऐकून नयेत व त्थंजकडे लक्ष्मी होऊ नये. शालेद्या पुरुषाला कोणापासूनही भीती नंसते. स्वतः तर कोणालाही अपशब्द कोणत्याही ज्याप्रमाणे हर्तीच्या पावलाखालीं इतर पाद-प्रकारे बोलूच नये. स्वतःच्या संसारुपी चारी प्राण्यांचीं पावले झांकून जातात, अथवा रोगाची चिकित्सा करणाऱ्या पुरुषाने ब्रह्मानिष्ठ ज्याप्रमाणे योगी पुरुषाला प्राप्त होणाऱ्या पदा-पुरुषाची जेवढी चांगली गोष्ट असेल तेवढीच खाली इतर सर्व पर्व झांकून जातात, त्याप्रमाणे सदेदीत उच्चारावी, व निंदेचा प्रसंग आल्यास अहिंसेखालीं इतर सर्व धर्मकृत्ये झांकून मौन धारण करावे. संपज्ञात समाधीमध्ये हे जातात. अर्थात् अहिंसा हा धर्म सर्वांनुसर्व जग मीच आहे अशी भावना असल्यामुळे मोठा आहे. ज्याच्या हातून हिंसा घडत नाही, अर्थात् विश्वस्वरूपी बनल्यामुळे ज्या एकाच तो सदैव अमर होऊन राहतो. हिंसा न कर-पुरुषाने आकाश सदैव भरून गेल्याप्रमाणे णारा, सर्वशी समभावाने वागणारा, सत्यानिष्ठ, तंत, व तो दंदियांनी रूपादिकांचे ग्रहण करीत धैर्यसंपन्न, जिंतेद्वय आणि सर्व प्राण्यांचे स-नसल्यामुळे ज्याच्या दृष्टीने मनुष्यांनी व्याप्त रक्षण करणारा जो पुरुष, त्याला अत्यंत उत्कृष्ट असलेला प्रदेशाही ओसाड प्रदेशासारखाच अशी गति मिळते. अशा रीतीने आत्मानु-असतो, त्यालाच देव हे ब्रह्मानिष्ठ असें समजतात. भावाने तृप्त, निर्भय आणि निरिच्छ कोणत्या तरी पदाधारीं शरीर आच्छादन कर-बनलेल्या पुरुषाला मृत्युरूपी पदार्थ आक्र-पाणारा, कांहीं तरी भक्षण करणारा, व कोटीं तरी मण करू शकत नाही; तर तोच शयन करणारा जो पुरुष, त्याला देव ब्रह्म-मृत्युला आक्रमण करितो. स्थूल, सूक्ष्म व निष्ठ असें समजतात. सर्पाप्रमाणे जनसमुदाया-कारण ह्या तीनही शरीरांचा अभिमान सु-पासून, नरकाप्रमाणे मिटाजजन्य तृप्तीपासून जो भीत असतो, कीय असें कांहींच नसलेला, एकटाच संचार त्याला देव ब्रह्मानिष्ठ असें समजतात. जो अप-करणारा, शांतिसंपन्न आणि मननशील असा मान झाल्यामुळे कुद्द होत नाही, सन्मान जो पुरुष, त्यालाच देव ब्राह्मण असें समज झाल्यामुळे आनंद पावत नाही, आणि सर्व तात. ज्याचे जीवित धर्मासाठीं असते, धर्म प्राण्यांना अभय देतो, त्यालाच देव ब्राह्मण अते परमात्म्यासाठीं असतो, आणि दिवस व रात्र समजतात. संन्यासी पुरुषाने मरणाचे अभिनंदन हीं पुण्यसंपादनासाठीं असतात, त्याला देव करू नये आणि जीविताचेही अभिनंदन ब्राह्मण असें समजतात. निरिच्छ, निष्क्रिय, करू नये. ज्याप्रमाणे सेवक स्वामीच्या नमस्कार व सुनिहांपासून अलिस, आणि आज्ञेची प्रतीक्षा करीत असतो, त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या वासनारूपी बंधापासून मुक्त कालाची प्रतीक्षा कर्तीत रहावें; वाणी आणि ज्ञातेला जो पुरुष, त्यासार देव ब्राह्मण असें

समजतात. सर्व प्राणी सुखामध्ये रममाण होऊन तसेच त्रिगुणात्मक मायेने युक्त असलेल्या जातात व दुःखापासून अत्यंत ब्रह्म होतात; ईश्वराचे अर्थात् प्रणवापैकी मकाराच्या अर्थाचे आणि कोणत्याही क्रियेपासून त्यांना भीति तसेच श्रेष्ठ अशा परमात्मस्वरूपाचेही ज्ञान उत्पन्न होते. हासुमुळे खेद पावून श्रद्धालु पुरुषांना होते व ते सर्व लोकांमध्ये पूज्य होऊन वांने कर्मे करावयाचे सोडून यावे. सर्व प्राण्यांस रहातात; आणि सर्व देव व मनुष्ये त्यांच्या अभयरूपी दक्षिणेचे दान करणे हें इतर सर्व सदावरणाची प्रशंसा करीत असतात. वेद, कर्म-दानांदून श्रेष्ठ आहे. जो पुरुष प्रथम आपल्या कांड, परलोक हा सर्वांचे पर्यवसान शरीरांत-मीत्युत्पादक स्वरूपाचा त्याग करतो, त्याला गंत जो परमात्मा त्याचेच ठारीं असून तोच सर्व लोकांकडून अभय मिळतें व पुढे अनंत सत्यस्वरूपी आहे. हें ज्ञान ज्याला होतें त्यांचेच अशा परब्रह्माची प्राप्ति होते.

सेवन करण्याची देव सदैव इच्छा करीत अस-

शुका, संवादी पुरुषांने वानप्रस्थाप्रमाणे आ-तात. जे पुरुष—इंद्रियरूपी किरणांनी देदी-पले मुख उघडून त्यांत प्राणांना आहुति देण्याचे प्यमान् असलेल्या, भूमि अथवा स्वर्ग कारण नाही. सर्व प्राण्यांची नाभि हें ब्रैले. इत्यादि लोकांमध्ये सक्त होऊन न राहिलेल्या, क्यात्मकवैश्वानरसंज्ञक परमात्म्याचे स्थान आहे. परिच्छेदशून्य, ज्ञानमय, अंगदेवतारूपी पिसे त्याचे मस्तकापासून हनुवटीपर्यंतचे सर्व अव-असलेल्या, मोद व प्रमोद हीं वृत्तिद्वयरूपी यव हेही वैश्वानराचेच अवयव आहेत. हास्तव परं असलेल्या व ब्रह्मांडामध्ये शार्दुर्भूत अस-नाभीचे ठारीं नाभीपासून हृदयापर्यंतच्या प्रदे-लेल्या परमात्म्याचे माया, देह व हृदय-शांत अथवा हनुवटीपासून मस्तकापर्यंतच्या कमल यांचे ठारीं असलेले अस्तित्व जाण-प्रदेशांत वैश्वानराची उपासना करावी. ही तात, त्यांच्या सुकृताची देव प्रशंसा करि-देशील कृताकृतच आहे. त्यांने हें सर्व जग तात. ज्याला ऋतुरूपी सहा तुवे असून ज्ञानमहिने हा आरा आहेत, ज्यामध्ये दर्श, संक्रांति करावे. नाभीपासून हृदयापर्यंतचा जो प्रादेश-वैरे उत्कृष्ट पर्वे आहेत, आणि जेआयु-मात्र प्रदेश, त्याचे ठारीं प्रकट झालेल्या ज्याचा क्षय करणारे व क्षीण न होणारे. असून चिन्मय परमात्म्याचे ठिकाणी आत्मयज्ञ कर-सारांसे फिरत असते, त्या कालचक्राच्या मुखाणारे पुरुष सर्व प्रपञ्चाचे हवन करितात. मध्ये हें विश्व भक्ष्य पदार्थप्रमाणे घडते. त्यांच्या ठिकाणी जें प्राणांगिहोत्र असते, हा कालचक्राचे स्वरूप सदैव लक्षांत ठेविले त्यांत आहुति दिली हाणजे सर्व लोकांना आणि पानिजे. सुषुप्तसंज्ञक जें अज्ञाम तेच मूळ देवतांना आहुति दिल्यासारखे होते. अर्थात् कारण असल्यामुळे हा जगतांचे शरीर आहे; त्याच्या प्राणांगिहोत्रांने सर्व लोक व देवता तृप्त व त्यांनेच सर्व लोक व्याप करून सोडले होतात. अशा रीतीने प्रणवातीत अकाररूपी आहेत. स्थूल व सूक्ष्म हे दोनही प्रकारचे देह पहिल्या वर्णांचा अर्थ जो वैश्वानर त्याची जे त्याचीं स्वरूपे आहेत, हा देहांच्या ठारीं असून उपासना करितात, त्यांना त्या सूक्ष्म, तेज, जाग्या प्राणादि देवतांना जीव तृप्त करतो व त्या जल व अज्ञ हा तीन पदार्थांनी युक्त व प्राणादि देवताही हाच्या मुखामध्य जाऊन त्याला देवीप्रयमामूळ असणाऱ्या सूत्रात्मसंज्ञक आत्म्याचे तृप्त करतात. जो सोपाधिक परमात्म्याची उपार्थात् प्रणवांतील उकाराचे ज्ञान होते; व समा करून तन्मय बदून गेस्यामूळे तेजोमय-

नित्य आणि अनादि असतो, ज्याच्यापासून बुद्धि, ती बुद्धीहूनही सूक्ष्म आहे त्या महत्त्वाहून कोणत्याही प्राण्याला व कोणत्याही प्राण्या- अज्ञान हें सूक्ष्म आहे; आणि त्याहूनही चिन्मय पासून ज्याला भीति नसते, त्या योगी पुरुषाला परमात्मा सूक्ष्म असून तोच सर्वांची सीमा व अनंत अशा ब्रह्मादि लोकांची प्राप्ति होते. जो शेवटची गति आहे. त्याहून पर असें कांहीं स्वतः निंदेस पात्र नसतो व दुसः-याचीही निंदा नाहीं. हा आत्मा सर्व प्राण्यांचे ठिकाणीं गुप्त-करीत नाहीं, त्याच ब्राह्मणाला परमात्म्याचा रूपें वास करीत आहे, तथापि त्यांचे विषयां-साक्षात्कार होतो; आणि त्यांचे अज्ञान नष्ट प्रमाणे साहजिक रीतीनं ज्ञान होत नाहीं. होऊन स्थूलसूक्ष्म देहांचा संसर्ग सुरुद्यामुळे तथापि सूक्ष्मदर्शी पुरुष सूक्ष्म व एकाघ अशा तो भेग्य अशा कोणत्याही लोकामध्ये गमन बुद्धीनं त्यांचे ज्ञान संपादन करितात. मनासह करीत नाहीं; कारण, आत्मस्वरूपी बनलेल्या पांच इंद्रिये आणि त्यांचे विषय हांचा बुद्धीच्या पुरुषाला मोक्षपासीसाठीं केवळांही कोठे जावे योगानें अंतरात्म्याच्या ठारीं लय करून लागत नाहीं. हा संन्यासी पुरुष रोष व मोह हांचा धेय, ध्यान आणि ध्याता या विपुटीचे चिंतन संपर्क नसलेला, सुवर्ण व देंकुळ हांचीं करावें; मग विधेच्या योगानें संस्कृत शालेले जे योग्यता सारखीच समजणारा, अज्ञमयादि पन त्याला ध्यानाच्या योगानें विलीन करून कोशंपंचकाचा संबंध सुटलेला, संधि व विग्रह ईश्वरत्वाचा देखली लय केला म्हणजे त्या हांचा त्याग केलेला, निंदा व स्तुति यांपासून पशांतात्मा पुरुषाला मोक्षाची प्राप्ति होते. उलट-सुटलेला, प्रिय अथवा अप्रिय कांहींच नसेलेला पक्षीं, आपले अंतःकरण सर्व इंद्रियांच्या अधीन व उदासीनाप्रमाणे संचार करणारा असा असतो. करणारा व म्हणूनच कामादिकांना आत्मसमर्पण करणारा चालितबुद्धि मर्त्य पुरुष मृत्युच्या अर्धीन होतो. असो; सर्व संकल्पांचा त्याग करून अंतःकरण सूक्ष्म बुद्धीचे ठिकाणीं लीन करावें; आणि पर्वताप्रमाणे चांचलयशून्य होऊन रहावें.

अध्याय दोनशें शेचाळिसावा.

—०:—

संक्षेपतः अध्यात्मकथन.

व्यास म्हणाले:—देह, इंद्रिये व मन हे कारण, अंतःकरणाचे दोष नष्ट झाले क्षणजे प्रकृतीचे विकार असून त्यांच्या योगानें जीवाला नियमनिष्ठ पुरुषाला इहलोकींच पापपुण्यांचा कर्तृत्वभोक्तृत्वादि भाव प्राप्त झाले अहेत. हे वियोग घडतो. अशा प्रकारे चित्त शुद्ध झालेला विकार साक्षिभूत अशा जीवाला जाणीत नाहीत; मनुष्य आत्मनिष्ठ बनून आस्यंतिक मुखाचा उप-पण त्याला मात्र यांचे ज्ञान असते. ज्याप्रमाणे भोग घेतो. सुखानें लाभ होणे व निर्वात एखादा साराधी पूर्णपणे वजवलेल्या बळकट प्रदेशामध्ये असणाऱ्या प्रकाशप्रमाणे अश्वांच्या योगानें देशांतरगमनरूपी कार्य निष्कंप स्थितीत असणे हें चित्तशुद्धीचे लक्षण करितो, त्याप्रमाणेच पांच इंद्रिये व सहावें मन आहे. अशा रीतीने चित्तशुद्धि झाल्यानंतर यांच्या योगानें तो गमनादि कार्ये करितो. विषय आहार अल्प करून दिवसाच्या व रात्रीच्या हे संकलनजन्य असूल्यामुळे इंद्रियांहून सूक्ष्म पूर्वागांीं व उत्तरभागीं अंतःकरणामध्ये एकाघ-अहेत; मन विषयांहून सूक्ष्म आहे; बुद्धि पणे परमात्मचिंतन करणाऱ्या पुरुषाला हृदय-मनाहून सूक्ष्म आहे; आणि त्वंपदाचा अर्थ जे मध्ये परमात्म्यांचे स्वरूप विसुलायातें. आ-महत्त्व अधिति विरामस्वरूपी परमात्म्याची संबंधांचे जे शास्त्र आहे तें पूर्वी झारीनीं

आपल्या पुत्रांना शिविण्याकरितां निर्माणं ज्यासंबंधाने तुळा सराय असेल तें मी तुला केलेले आहे. तें सर्व वेदांचे रहस्य आहे, शांतील सांगतों. तेव्हां आतां तुला काय सांगू !

विषय केवळ अनुमानावरून किंवा आपवचनां-
वरून समजणारा नसून अनुभवगम्य आहे.

सत्य आणि धर्म हांसंबंधाच्या सर्व आख्यानांतील

हें शास्त्र सार आहे. दहा हजार ऋचांचे आलो-

डन कल्न त्यांतून हें अमृततुल्य शास्त्र काढ

लेले आहे. ज्याप्रमाणे दहांतून लोर्ण

शक इणाले:—भगवन् ऋषिशेष, आपण

अथवा काषांतून अभिकाढावा, त्याप्रमाणच

करा. अध्यात्म हाणजे काय ? आणि तें कर्ते

ज्ञानसंपन्न अशा पुरुषांनी आपल्या पुत्रांसाठी जाणावयाचे ?

हें ज्ञान निर्माण केलेले आहे. मृणूनच व्यास ह्याणाले:—बाशुका पुरुषांना अध्यात्म

ह्याला पुत्रानुशासन असे म्हणतात. वेदविद्येचे ह्याणून जे कांहीं सांगितलेले आहे तें मी

अध्ययन करून समावर्तन झालेल्या पुरुषासच तुला निवेदन करतो, त्याचे हें विवरण ऐक.

हें शास्त्र शिकविलें पाहिजे. ज्याच्या ठिकाणी ईश्वरी, जल, रेज, वायु आणि आकाश हीं

शांति नाहीं, ज्याने इंद्रियांचा निघर केले अंचमहाभूते आहेत. ज्याप्रमाणे समुद्राच्या लाया

नाहीं, जो तपस्वा नाहीं, वेदवेचा नाहीं, त्याप्रमाणेच जरायुजादि प्राण्यांच्या हा लाड्या

आपल्या अनुरोधाने वागणारा नाहीं, सरठ आहेत. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव पस-

नाहीं, सांगतलेली गोष्ट करणारा नाहीं, मत्सरी तें आणि पुनरपि आकुचित करितें, त्याप्रमा-

आहे, तरक्षाश्व नं ज्याची बुद्धि दग्ध होऊन जंच महाभूते शरीराचा आकार घेऊन अल्प

मेलेली आहे व जो दुष्ट आडे, अशा पुरुषाल मृते बनून सृष्टि, प्रलय इत्यादि विकार निर्माण

हें शास्त्र शिकवू नये. जो दुसऱ्याची स्तुति फिरितात; मृणूनच सर्व स्थावरजंगम प्राणी

करतो, जो स्तुरीस पात्र, शांतिसंपन्न आणि त्या महाभूतचित्र विकार असून उत्पत्तीच्या

तपस्वी आहे, अशा प्रिय पुत्राला किंवा आपल्या ऐच्छी हे त्यांच्या चपासून निर्माण होतात आणि

अनुरोधाने वागणाऱ्या आपल्या शिष्याला मात्र नाशकालीं त्यांच्याच ठिकाणी लीन होतात,

हे धर्माचे रहस्य शिकवै;—इतरांना कोण असे सांगितले आहे. प्राणी निर्माण करणाऱ्या

त्याही प्रकारे शिकवू नय. एवाद्या पुरुषाने परमात्म्याने महाभूते पांचच निर्माण केलीं

ह्यासाठीं जीरी रस्तांनी भरलेली संपूर्ण पृथ्वी भाहेत, तथापि प्राण्यांच्या अंतकालीं जी

अर्णन केली, तरी तिजेपक्षा हें ज्ञानच श्रेष्ठ त्यांना वासना होते, तदनुरोधे त्यांने त्यांमध्ये

आहे असे तद्देवत्या पुरुषांने समजावै. महार्षीनी भिजभिन्न आकृति निर्माण केल्या आहेत.

अबलोकन केलेले व वेदांतांत प्रतिपादन केलेले शुक्रम्हणाले:—ईश्वराने शरीराच्या ठिकाणी

जे अध्यात्मतत्त्व, ते अत्यंत गूढ व मनुष्याच्या जे पदार्थ निर्णय करून ठेवलेले आहेत,

बुद्धीस अगोचर असे आहे. तथापि तू त्यासंबंधात्यापैकीं कांहीं इंद्रिये आहेत व कांहीं त्यांचे

धान प्रश्न करीत आहेस, मृणून मी तें तुला विषय आहेत; तेव्हां ते कसे ओळखावयाचे ?

सांगतों, पुत्रा, हा मी तुझ्याजवळ आहे, आणखी व्यास म्हणाले:—आतां मी क्रमाने तुला

ही दुसरे जे कांहीं तुझ्या मनांत असेल व हें सांगतों. हा इंद्रियादिकांचे स्वरूप कोणत्या

विस्तरतः अध्यात्मकथन.

—::—

प्रकारचे आहे आणि तें कां आहे हें तूं आता एकाग्रपणे ऐक. शरीरामध्ये शब्द, श्रवणद्वय व पोकळी हे तीन पदार्थ आकाशापासून निर्माण झालेले आहेत; प्राण, चलनवलनादि ध्यापार व स्पर्श हे तीन वायूचे विकार आहेत; रूप, चक्षुरिंद्रिय व जठराभी ही तीन अभीर्ची कार्ये आहेत; रस, रसनद्वय व स्नेह ही जलाची कार्ये आहेत; आणि गंध, ग्राणंद्वय व शरीर (शरीरांतील कठीण भाग) ही भूमीर्ची कार्ये आहेत. ह्याप्रमाणे इंद्रियांसह पंचमहाभूतांचे विकार मीं तुला निवेदन केले. वायूपासून स्पर्श, जलापासून रस, तेजापासून रूप, आणि आकाशापासून शब्द झाला असून गंध हा भूमीचा गुण आहे. मन, बुद्धि आणि स्वभाव (पूर्वजन्मीची वासना) हींही पंचमहाभूतांपासूनच निर्माण झालेली असून सन्त्वादि गुणांहून भिन्न अशी जी भवणादि इंद्रिये तत्स्वरूपी बनलेलीं असल्यामुळे हीं शब्दादि विषयांचे ग्रहण केल्यावांचून रहात नाहीत. ज्याप्रमाणे कूर्म आपले अवयव पसरतो व संकुचितही करितो, त्याचप्रमाणे बुद्धि ही इंद्रियसमुदायाला निर्माण करून आपल्या ठिकाणी लीन करिते. पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत हा मी असें जें ज्ञान हेतें, तें उत्कृष्ट अशा बुद्धीचेच कार्य आहे. बुद्धीलाच शब्दादि स्वरूपांची प्राप्ति हेते अर्थात् शब्दादि विषय हीं बुद्धीर्चीच स्वरूपे आहेत. जर बुद्धि नसेल तर इंद्रिये कोठून असणारी मनुष्याचे ठिकाणी पांच इंद्रिये, सहावे मन, सातवी बुद्धि आणि आठवा जीव असे आठ पदार्थ असतात. चक्षरादि इंद्रिये हीं रूपादिकांच्या प्रत्यक्षाविषयीं समर्थ आहेत, मन हें इद्रियांस गोचर झालेल्या पवार्थाविषयीं संशय उत्पन्न करिते; बुद्धीच्या योगानें त्याचा निश्चय होतो; आणि आत्मा (जीव) हा त्याचा द्रष्टा असतो. रज, तम आणि सन्त्र हे गुण चित्ता-

पासून निर्माण झालेले असून सर्व प्राण्यांच्या डिकाणी सारख्याच स्वरूपाने असतात. त्यांना त्यांच्या कार्यावरून ओळखले पाहिजे. त्यांपैकीं-अंतःकरणामध्ये प्रीति असणे, शांतता वसणे आणि उत्कृष्ट प्रकारे शुद्धता असणे हें सन्त्रगुणाचे लक्षण आहे असें समजावें. शरीरामध्ये अथवा अंतःकरणामध्ये संताप उत्पन्न होणे हें रजो-गुणाच्या प्रवृत्तीचे लक्षण आहे असें समजावें. अंतःकरण मोहानें ग्रस्त होणे, विषय स्पष्टाणे न भासणे, तर्क करितां न येणे आणि वस्तु जाणितां न येणे यावस्तु तमोगुणाचा निश्चय केला पाहिजे. अतिशय सुख, प्रेम, आनंद, समवुद्धि आणि शरीर व अंतःकरण झांची स्वस्थता हे सन्त्राचे गुण एकाएकी अथवा कांही कारणानें उत्पन्न होतात. अभिमान, असत्य भाषण, लोभ, मोह आणि असहिष्णुता हीं रजोगुणाची लक्षणे कारणामुळे अथवा कारणावांचून प्राण्यांचे ठिकाणी असतात. तसेच मोह, अनवधानता, निद्रा, तंद्रा आणि अज्ञान हींही तमोगुणाची कार्ये असून कोणत्या तरी प्रकारे त्यांचा योग घडतो.

अध्याय दोनशे अड्डेचाळिसावा.

—०—

मन व बुद्धि यांचे स्वरूपवर्णन.

व्यास म्हणाले:—मन, बुद्धि आणि अहंकार हे अंतःकरणाचे तीन भेद आहेत. त्यांपैकीं मन संकल्पमात्राच्या योगानें नानाप्रकारचे पदार्थ निर्माण करिते, बुद्धि त्या पदार्थांसवर्णाने निश्चय करिते, आणि अहंकार हा तो पदार्थ अनुकूल किंवा प्रतिकूल हें जाणतो. ह्याप्रमाणे अंतःकरणाच्या कर्माची प्रवृत्ति असते. संकल्पमात्रेकरून उत्पन्न झाल्यामुळे व म्हणूनच संकल्पमय असल्यामुळे विषय इंद्रियांहून सूक्ष्म

आहेत; विषयांहन त्यांचे उपादान कारण जे जडते. विषयांच्या ठिकाणी संक्रांत होणारे मन ते सूक्ष्म आहे; मनाहून बुद्धि सूक्ष्म आहे; दुसरेही जे कांही प्रित्यादि खंग आहेत, ते सर्व आणि बुद्धीहूनही आत्मा सूक्ष्म आहे. व्याव- हावेच ठिकाणी असून, रथाच्या धावेच्या हारिक दृष्ट्या बुद्धि हात मनुष्याचा आत्मा अनुरोधानें ज्याप्रमाणे त्यांतील आंस गमन करू आहे. तीच ज्या वेळी स्थऱ्या आपल्या ठिकाणी लागतात, त्याप्रमाणेच बुद्ध्यादिकांच्या अनुनानाप्रकारचे विषय उत्पन्न करिते, त्या वेळी रोपाने त्या धर्माची प्रवृत्ति होते. विषयांचा तिला मन अर्शी संज्ञा प्राप्त होते. इंद्रियाचे संबंध जडला म्हणजे, वृत्तीच्या झूपानें त्यांचे विषय निरनिराळे असल्यामुळे बुद्धीची ठिकाणी संवार करणारी पण वस्तुत: उदासीन हीं स्वरूपे त्यांच्या ग्रहणासाठी निरनिराळीं असणारीं जी इंद्रिये, त्यांच्या योगानें मन होतात. ती शब्द ऐक्याचे वेळी श्रवणे- हे बुद्धीच्या आपारानें असणाऱ्या व परमात्म्याद्विय, सर्वी करण्याच्या वेळी त्वयिंद्रिय, हून भिन्न नसल्यामुळे तदूपी असलेल्या विष अवलोकन करण्याच्या वेळी दृष्टि, रसा- यांचे ठार्थी दीपांचे काम करिते. अर्थात् दीप स्वाद बेण्याचे वेळी रसनेंद्रिय आणि गंधप्रदृग्ण ज्याप्रमाणे आपल्या किरणांच्या योगाने अंधकरण्याचे वेळी दृष्टेंद्रिय बनते. बुद्धि जी भिन्न- काराचा नाश करिते, त्याप्रमाणेच मन इंद्रिय-भिन्न स्वरूपे धारण करिते, त्यांनाच इंद्रिये रुपी किरणांच्या द्वारा विषयांला आवृत असें घटणात. सूक्ष्म असा जो आत्मा तो करून सोडणाऱ्या अज्ञानाचा नाश करिते त्यांचा नियंता आहे. आत्म्याच्या आश्रयाने सारांश, विषय, गुण इत्यादि सर्व बुद्धिकल्पित असणारी जी बुद्धि तिचे सानिकांद असून इंद्रिये हीं बुद्धीचीच स्वरूपे आहेत. तीन प्रकार आहेत, म्हणूनच तिला हामुळे, सर्व जग हें केवळ बुद्धीच्याच योगाने एखादे वेळीं आनंद होतो, एखादा वेळीं शोक काल्पिलेले आहे असें ज्याला ज्ञान शाले असेल, घडतो, आणि एखादे प्रसंगी सुख व दुःख हा तो शोक, आनंद व मत्सर हासीं विरहित दोहोंचाही संबंध नसते. याप्रमाणे ही बुद्धि असलेला पुरुष केहांही मोह पावत नाही. जरी त्रिगुणात्मक आहे, तरी, मोठमोऱ्या वा शुका, दुःखपद कर्मे करणाऱ्या व अंतःलायांमीं युक्त असलेला नयांचा पति जो करणाची शुद्धि न झालेल्या पुरुषांना, विषयांसमुद्र तो ज्याप्रमाणे आपल्या प्रचंड तीराचे कडे धावणारीं आणि प्रवृत्तिशील अर्हीं जी अतिक्रमण करून पुढे जातो, त्याप्रमाणे ही इंद्रिये तीं निर्देश असलीं तरी त्यांच्या योगाने त्रिगुणांचे अतिक्रमण करून असते. ती ज्या वेळीं परमात्म्यांचे ज्ञान होणे शक्य नसते. पण जेब्हां एखादा वस्तूचा अभिग्राष करिते, त्या वेळीं मनाच्या योगाने इंद्रियांच्या वृत्तिरूपी किरमन बनते. रूपादिकांच्या ज्ञानाची साधने णाचे उक्तृष्ट प्रकारे नियमन केले जाते, तेब्बां जी इंद्रिये तीं बुद्धीची निरनिराळी अधिष्ठानेच दीगाच्या योगाने प्रकाशित होणाऱ्या वस्तूप्रमाणे आहेत. त्या सर्वांचा पूर्णपणे जय केला त्याला आत्म्याचे ज्ञान होते. ज्याप्रमाणे पाहिजे. बुद्धि जरी पूर्वी भिन्नभिन्न स्वरूपांची अंधकार नष्ट झाला झणजे सर्वही प्राण्यांना नसते, तरी ज्या इंद्रियांची तिचा जेब्हां योग सर्व कांहीं दिमुळागते, तशाच प्रकारची ही गोष्ठघडतो, तेब्बां त्या इंद्रियाच्या द्वारानें ती अहे असें समजावै. ज्याप्रमाणे जलवर पक्षी पांसकल्पात्मक असा पदार्थांच्या ठिकाणी क्रमाने षट्यांतून संचारकरित असला तरी त्याला जळावा

लेप लागून रहात नाहीं, अर्थात् त्याला पाण्याचा संपर्क जडत नाहीं, त्याप्रमाणेच मुक्त स्थितीन असलेला योगी संसारांत असला तरीही त्याला विषयजन्य दोषांचा लेप लागत नाहीं. कारण, ज्ञानसंपन्न मनुष्य कोणत्याही ठिकाणी आसक्त न होता विषयांचा उपभोग घेत असला तरी त्याला दोष लागत नाहीं. प्राचीन अशा वेदानें ज्यांचा विधि सांगितला आहे अशा कर्माचा त्याग करून परब्रह्मस्वरूपी असल्या मुळे सर्वांचा प्राण बनेलेला, विषयसमुदायाच्या ठारी आसक्त नसलेल्या आणि सदैव आत्म्याच्याच ठिकाणी रममाण होणाऱ्या पुरुषाची बुद्धि एखादे वेळी विषयांकडे वळते व एखादे वेळी आत्म्याकडे धावते. सारांश, अशा स्थितींही द्वैत समूळ नष्ट झालेले नसते. विषयांना आत्म्याचे ज्ञान नसते, पण आत्म्याला विषयांचे ज्ञान असते. कारण, तो विषयांस साक्षिभूत अथवा त्यांचा वस्तुतः उत्पादकी अहे. बुद्धि आणि क्षेत्रज्ञ हे दोन्ही सूक्ष्म अहेत; तथापि त्यापैकी एक अर्थात् बुद्धि विषयांस निर्माण करीत असते व दुसरा त्यांना उत्पन्न करीत नसतो, हेच त्या दोन्हींनी अंतर आहे हें लक्षांत ठेव. ते जरी स्वभावतः परस्परांदून भिन्न आहेत, तथापि सदैव परस्परांशी संयुक्त असतात; हामुळेच सामान्यतः त्यांचे भिन्न स्वरूपानें ज्ञान होत नाहीं. ज्याप्रमाणे मत्स्य हा जलाहून भिन्न असूनही सदैव जलाशी मिळून असतो, अथवा ज्याप्रमाणे उंचारांचे फळ आणि त्यांतील कृपि हे परस्परांदून भिन्न असूनही परस्परांशी संलग्न होऊन राहिले असतात, अथवा ज्याप्रमाणे मुंज आणि त्यांतील अंकुरमय बारीक तंतु हे परस्परांदून भिन्न असतांही परस्परांशी मिळून असतात, त्याप्रमाणेच मुळे व आत्मा हे परस्परांदून भिन्न असूनही परस्परांच्या आशयाने राहिले आहेत.

अध्याय दोनशें एकुणपन्नारा बुद्धीचं

—:::—
बुद्धीचं वर्णन.

१३५
पश्च

व्यास म्हणालः—बुद्धि विषयांना निर्माण करिते; आणि उदासीनाप्रमाणे असलेला प्रमुख-संपन्न जीव हा त्यांचा अर्थात् सत्त्वादि गुणांच्या विकारांचा उपभोग घेतो. बुद्धि विषयांना निर्माण करिते हा तिचा स्वभावच आहे; म्हणूनच, ज्याप्रमाणे कोळी आपल्या नार्भी-तून तंतु उत्पन्न करितो, त्याप्रमाणेच ती आपल्या पासून विषय निर्माण करिते. तत्त्वज्ञानानें हा गुणांचा आत्यंतिक नाश होतो, असा किंयेकांचा निश्चय आहे. कारण, एकदा त्यांचा नाश शाळा हाणजे किळून त्यांची प्राप्ति होत नाही; किंवा घटादिकांचा नाश शाळा म्हणजे जसे त्यांचे तुकडे दृष्टीस पडतात तसें त्यांचे कांहींही दिसत नाहीं. दुसर्या नाहींच्या मते त्यांचा आत्यंतिक नाश होत नाहीं. हा दोन्ही गोष्टींचा युक्तीने विचार करून आपल्या बुद्धीच्या अनुरोधानें काय तो मिळावृत्त ठरवावा. व्यापक आणि जननमरण-युद्ध अशा आत्म्याला हा गुणरूपी कार्यसमूदायाच्या योगानें गर्भवास घडतो. हा आत्म्याचे ज्ञान संपादन करून क्रोध, आनंद व मत्सर त्यांचा मनुष्याने त्याग करावा. याप्रमाणे, दुःखपासीमुळे शोक न करितां संशयाचा उच्छेद करावा; आणि अंतःकरणाशीं जडलेला इकठ्ठ असा विषयसंबंध ही केवळ बुद्धीची निपना आहे, अतएव अनित्य आहे, असे नाणून सुखाने रहावे. ज्याप्रमाणे या भूमीवर गण्याने भरलेल्या नदींत प्रविष्ट झालेले अनमित्त शोक तीरावरून सुटले म्हणजे क्लेश पावतात, ज्याप्रमाणेच संसारांत पडलेल्या हा लोकांची सेपति आहे. परंतु ज्याप्रमाणे पोहवां येत असलेला पुरुष इपलाप्रमाणेच जलामर्येही

खिन्न न होता संचार करीत असतो, त्याप्रमाणेच, केवल बुद्धीच्या योगानें ज्याचे ज्ञान होते अशा आत्म्याची प्राप्ति शालेल्या तत्त्ववेच्या

पुरुषाची संसारामध्ये स्थिति असते. असो.

ज्ञान्यांची गति.

बा शुका, अशा रीतीने सर्व प्राण्यांची उत्पत्ति धर्म नाहीं, अशा प्रकारचा धर्म आपण व संहार हांचे ज्ञान झाले आणि प्राण्यांच्या मला कथन करा.

भिन्नभिन्न स्वरूपांविषयीचे सृष्टमपणे अवलोकन केलेले, म्हणजे मनुष्याला उत्कृष्ट प्रकाराचीन आणि सर्व धर्माहून श्रेष्ठ असा जो रच्या सुखाची प्राप्ति होते. आत्मज्ञान आणि धर्म तो मी तुला सांगतो, एकाग्र अंतःकरणाने रांति संपादन करणे हेच जन्माचे व विशेष-एक. ज्याप्रमाणे चोहोंकडे धावणाऱ्या आपल्या करून हा ब्राह्मणजन्माचे साफल्य आहे आणि पुरुंना पिता मार्गे फिरवितो, त्याप्रमाणे, क्षुद्ध हाच साफल्यास पुरेसा उत्कृष्ट असा आधार करून सोडणाऱ्या व चोहोंकडे धावणाऱ्या आहे. हा सर्वांचे ज्ञान झाले म्हणजेच इंद्रियांचे नियमन करून त्यांना व अंतःकरमनुष्य पुण्यपापविरहित बनतो. याहून णाला एकाग्र करणे हें जें उत्कृष्ट प्रकारचे तप, अन्य असे ज्ञानी पुरुषांचे लक्षण काय आहे? तो उत्तम व सर्व धर्माहून श्रेष्ठ असा धर्म होय. प्राण्यांची उत्पत्ति व संहार यांचे ज्ञान झाल्या त्या सर्व इंद्रियांना आपल्या बुद्धीने मनासह मुळे कृतकृत्य झालेले विद्वान् लोक मुक्त एकाग्र करून सोडावै; ध्याता, ध्येय, ध्यान या होतात. अज्ञ लोकांना जी परलोकामध्ये मोठी विपुटीसंबंधाने विचार करू नये; आणि परभीति असते, ती ज्ञानी लोकांना नसते. ब्रह्मपाशीच्या योगानें तृप्त शालेल्या मनुष्याप्रमाणे ज्ञानी लोकांना मिळणारी जी कायमची गति, होऊन रहावे. शुका, ज्या वेळी इंद्रिये विषयांति जहून अधिक श्रेष्ठ अशी गति कोणालही पासून निवृत्त होऊन परब्रह्माचे डार्थीं स्थिरमिळत नाही. दोषानें आक्रांत असलेल्या पणे जडतील, तेहांच तुला तुझ्या बुद्धीने प्राण्यांना लोक दोषदृष्टीने पहात असतात व शाश्वत अशा परमात्म्याचे अवलोकन घडेल. त्यांना अवलोकन केल्यामुळे दुःखामध्येही ज्ञानसंपन्न आणि ब्रह्मनिष्ठ असे जे महात्म्ये पडतात. पण शोक हा बुद्धीच्या योगानें निर्माण असतात, त्यांनाच धूमसंपर्करहित अभीष्माणे झालेला असून अशोकस्थिति हीच खरी आहे, असणाऱ्या विश्वव्यापक परमात्म्याचा साक्षात्कार होतो. ज्याप्रमाणे अनेक शास्त्रा असलेला व होत नाहीत, हें लक्षांत ठेव. ज्ञानी मनुष्याच्या पुष्टे आणि कले हांनीं युक्त असणारा जो हांनुन जे कर्म कलाच्या अभिलाषावांचुन एखादा मोठा वृक्ष त्याला स्वतःसंबंधाचे ज्ञान घेऊते, त्याच्या योगानें त्याच्या पूर्वजन्मांजित कर्मांचा नाश होतो; व खण्णनं च पूर्वांजित कर्म एकांचा नाश होतो; अनेक शास्त्रांना जो हांनुन आहे, हें जाणूं शकत नाहीं, त्यांचे अथवा फलभिलाष सोडून केलेले कम हा दोहों प्रमाणेच महत्त्ववाच्यक आत्म्याला आपण कोटून आलों, व आपल्याला कोठे जावयाचे आहे, ज्ञाने झाने नसते. त्या महत्त्ववाच्यून

दुसरा असा एक सूक्ष्म आत्मा आहे कीं, ज्याला सर्वसंगपरित्याग करून उक्तुष्ट शकारच्या दुद्धिच सर्व कांहीं दिसते. देवीप्रियमान् अशा ज्ञान-अवलंबन कर, म्हणजे तुला आत्मज्ञान हाऊन रुपी दीपाच्या साहाय्याने अर्थात् ब्रह्माकार तू प्रब्रह्माच बनून जाशील. तुं पातकांचा नाश शालेल्या अंतःकरणवृत्तीच्या साहाय्याने शरीग- करून अंतःकरण प्रसन्न कर; आणि दुष्ट बुद्धि, मध्येच परमात्म्याचे दर्शन होते. शुका, तुं कोथ व आनंद त्यांचा संपर्क सोडून दक्षन आपल्या बुद्धीच्या योगाने आत्मज्ञान संपादन संसारात तस्तु जा. असे केलेस ह्याणे, करून सर्वज्ञ हो; आणि कांत याकलेल्या सर्प-पर्वतावर असेलेल्या मनुष्याला इतर सर्व प्राणी प्रमाणे मायारूपी उपाधीपासून अर्थात् वंधन-जेंस आपल्या खालीं आहेतसे दिसतात, तसेही भूत अशा सर्व वर्तुपासून मुक्त हो. परमत्म-तुलाही आपण उच्च पदाळा गर्लो असून सर्व ज्ञान झाले म्हणजे जन्मांतरदायक अशा वाणी आपल्या खालीं आहेत असे दिसूलागेल. कर्मांचा इहलोकींच नाश होतो; आणि आविध-असें झाले द्यावे तुला सर्व प्राण्यांच्या उत्तर्मतिकादि त्रिविध ताप नष्ट होतात. शुका, त्यांचे व प्रलयाचे प्रत्यक्ष ज्ञान होईल. अज्ञान (माया) ही एक सवाहून ऐश्वर्य आणि धार्मिकश्रद्धा आणि तत्त्ववृत्त्या मुनींनी भयंकर नदी आह; हिचा आंच चहंकडे पसर योगाच्याच अवलंबनाने अज्ञानस्तीपी नदीतून लेला आह; ही लोकांना वाहून नेत असेत; असून जांगे हात सर्व प्राण्यांना उपयोगी पडपांच इंद्रिये हे हिजमधील मकर आंदेत; मनाचे णारा असा धर्म आहे असे मानलेले आंह. संकल्प हेच हिचे तीरपदेश आहेत; ही लोभ- पुत्रा, व्यापक अशा आत्माच्या ज्ञानामोहरुपी तुणीं व्याप झाली आहे; काम व संवेदाये जें हें साळू, तें हितचितक, आपल्या कोथ हे हिजमधील सर्प आहेत; सन्ध्या हा तिचा अनुरोधाने वापणारा आणि योगाभ्यासस्तीपी घाट आहे; असत्य हा हिचा खळगळज्ञाट आहे; त्रित्रिम केलेला जो गिर्य असेल त्याचाच कोथ हा हिजमधील पंक आह; आणि हिचा सांगावे. वा शुका, सर्वदून अर्थात गोपनीय प्रभाव अतर्क्ष असून गति शीघ्र आहे. त्यांचे असें जें हें आत्मज्ञानरुपी रहस्य, तें स्वतःच्या अंतःकरण सुंसरकृत नाहीं त्यांना हिमज्ञन अनुभवावहन मीं तुला सांगितले आहे. अतीत, तस्तु जातां येणे अशक्य आहे. विषयवासना- नवागत आणि वर्तमान अशा सर्व वस्तृता रुपी जलगजांनी ही नदी त्यांम आली. असून तारणीभूत असलेले व सुखदुःखांचा संपर्क ही संसारसागराला जाऊन भिठ्ठोहि वा वासना- नसलेले जें परवास तें स्त्री नाही, पुरुष नाही रुपी तळ फार खोल असल्यामुळे हिजमध्ये गाणि क्लीबही नाही; म्हणूनच स्त्रीत्वादे तस्ता येणे फार कठीण आहे. ही आपल्या हृषीनी त्यांचे ज्ञान होत नाही. त्यांचे ज्ञान कर्माच्याच योगाने निर्भाण हेते. वाणीचे झाले असातो पुरुषाला अथवा खाल ही पुनर्ज्यापार हे त्या नदीतील भोवरे आंदेत व हिची जन्माची प्राप्ति होत नाही. कारण, पुनर्ज्याप्राप्ति दुःखाला कारणीभूत होते. शुका, तुं न्यायी प्राप्ति होऊन नये म्हणूनच त्या धर्माचे ज्ञानाच्या-साहाय्याने त्या नदीतून सुखाने तस्तु विधान आहे. हे पुत्रा, त्या परमात्म्यातंत्रं याने जा. वैर्यसंपन्न आणि बुद्धि सुंसरकृत असलेले जीं कांही मते आहेत तीं मीं तुला जरीच्या ज्ञानी लोक त्या नदीतून तस्तु जातात. तुंही तशीच सांगितलीं आहेत. त्यांकीं कांही शुचिर्भूत होऊन, इंद्रियांचा निग्रह करून व आत्मज्ञानाला उपयोगी आहेत व कांहीं उप-

योगी नाहींत. हे संपत्रा, मी हा जो धर्म केलेला आणि प्रीतिशुक्त असा जो पुढतुल्य शिष्य विचारिल त्यालाच आनंदित अंतःकरणाने कथन करावा.

अध्याय दोनशे एकावन्नावा.

:-०:-

ज्ञानी पुरुषाचे वर्णन.

व्यास हृष्णाले:—व सा, रस, गंध व सुख हांच्या अनुरोधाने न वागणे, त्या त्या वस्तूच त्याग करणे आणि बहुमान व शौर्यादिजन्म अथवा दानादिजन्म कीर्ति यांची इच्छा न करणे हा परब्रह्मसाक्षात्कार झालेल्या ब्राह्मणाचा व्यवहार आहे. ब्रह्मचर्यसंपन्न होऊन आणि गुरुच्चा शुश्रूषा करीत राहून क्रवेद, यजुर्वेद आणि सामवद या सर्व वेदांचे ज्ञान अध्ययन करून संपादिले मृहणजेच तो श्रेष्ठ ब्राह्मण होतो अनाही; तर जो अशा रीतीने सर्व वेदांचे ज्ञान संपादन करून सर्व प्राण्यांशी आसेण्टप्रमाण वागतो व उत्तर्वार्त परमात्म्याचे ज्ञान संपादन करून निकाम होऊन जातो, तोच श्रेष्ठ ब्राह्मण होय. तो ह्या आपल्या कर्तव्यामुळे अप्र अर्थात् परब्रह्मस्वरूपी बनून जातो. अनेक प्रकारच्या इष्टि केल्या आणि भरपूर दक्षिणा असलेले अनेक यज्ञ केले, तरी कला-भिलापशून्यता नसेल आणि दयालुता नसेल तर श्रेष्ठ ब्राह्मणत्व कोणत्याही प्रकारे प्राप्त होत नाही. जेव्हां हा कोणापासूनही भीत नाहीं आणि हांच्यापासूनही कोणाला भीत वाटत नाहीं, तसेच जेव्हा हा काणाची इच्छा करीत नाहा व कोणाचा देशही करीत नाहीं. तेंदूं परब्रह्मस्वरूपी बनतो. जेव्हां कियेने वाणीने अथवा मनाने कांणत्याही प्राण्याचे वाईट करण्याचे तो मनात आणीत नाहीं, तेंदूंच शांतिपन आणि शुद्धचित्त असेल, व

तो ब्रह्मस्वरूपी बनतो. ह्या लाकामध्ये वासना डंच एक बंधन आहे, दुसरे बंधन नाहीं. जो मनुष्य वासनारूपी बंधनांतून मुक्त होतो, तो ब्रह्मस्वरूपी बनतो. धूम्रवर्ण मध्यापासून मुक्त झालेल्या चंद्रप्रमाणे वासनेपासून मुक्त झालेला नदोष असा विद्वान् पुरुष कालाची प्रतीक्षा करीत धेयाने रहातो. ज्याच्या स्थैर्यप्रमाणे व्हांही बदल होत नाहीं, व जो सदैव परिर्ण असतो, त्या समुद्रामध्ये ज्याप्रमाणे नद्या प्रविष्ट होतात अर्थात् लीन होऊन जातात, याप्रमाणे ज्याच्यामध्ये सर्व वासना प्रविष्ट हाऊन नामशेष हाऊन जातात, त्याच मनुव्याला परब्रह्मप्रसिद्धी शांति मिळते; विषयो-प्रमोगाची वासना असणाऱ्याला ती शांति मिळत नाहीं. अशा प्रकारच्या ज्ञानी पुरुषाला केवळ संकल्पमांडेकरून अभीष्ट वस्तूची प्राप्ति डाते व त्याच्या योगाने त्याला शोभाही येते. वर्गदिक्काची इच्छा करणाऱ्या पुरुषाची स्थिति शी नसते. त्या पुरुषाला वासनेच्या योगाने वर्गाची प्राप्ति होते; परंतु पुनः त्यापासून ब्रह्मांचे लागते. सत्य हे वेदांचे रहस्य आहे; इंद्रियनिग्रह हे सत्याचे रहस्य आहे; दान हे इंद्रियनिग्रहाचे रहस्य आहे; तप हे दानाचे रहस्य आहे; वैराग्य हे तपाचे रहस्य आहे; मुख हे वैराग्याचे रहस्य आहे; स्वर्ग अर्थात् समुद्रब्रह्मस्वरूपता हे सुखाचे रहस्य आहे; आणि निर्गुणब्रह्मस्वरूपता हे स्वर्गाचे रहस्य आहे. द्वार्पौर्णि पुढची पुढची गोष्ट नसेल तर पूर्वीची वस्तु व्यर्थ होय. संतोष संपादन फूल बुद्धिशुद्धि करण्याचे मनांत आणावे. द्विविद्युशुद्धि मोक्षप्रसीची सूक्त असून आशा गोक व संकल्प हांना परिपक अर्थात् विनाशोन्मुख करणारी आहे. ज्याचा शोक, ममता, आणि मत्सर हीं नष्ट झालीं असतील, जो

जो वेद, सत्य, इंद्रियविग्रह, दान, तप वैराग्य हा सहा साधनांनी मुक्त आणि ज्ञानानें तृन असेल, तो पुरुष पुनर्जन्म पावत नाही. ज्ञानी लोकांनी सत्त्वगुण विशिष्ट अशा पूर्वीक वेदादि सहा साधनांच्या योगानें आणि अवण, मनत व निदिध्यसंयाच्या योगानें ज्याची प्राप्ति करून वेतली त्या शरीरवर्ती आत्म्याचें ज्ञान ज्यानी देहाच्या अभिमानांतून सुटून संपादन केले, त्यांना नाच मुक्त पुरुषांच्या लक्षणांची प्राप्ति होते. अर्थात् ते मुक्त होतात. अनादि व ग्रहण अनंत, स्वभावसिद्ध आणि गुणाधान किंवा मल-करण इत्यादि संस्कार नसलेले जे शरीरवर्ती परब्रह्म, त्याचें ज्ञान झोलेल्या मनुष्यास अविनाशी अशा सुखाचा उपभोग ध्यावयास मिळतो. अंतःकरणाचा विषयप्रवेशरूपी व्यापार बंद केल्यानें व सर्व बाजूंनी त्याला स्थिकेल्यानें मनुष्याला ज्या संतोषाची प्राप्ति होत, तो संतोष त्याला इतर कोणत्याही प्रकारे मिळत नाही. ज्याच्या प्राभीच्या योगानें भोजन करितांही तृप्ति होते, द्रव्य नसतांनी तुष्ट असते, व स्निग्धता नसतांही बळ असते, त्या परमात्म्याचें ज्याला ज्ञान असेल तोच खरा वेदवेत्ता होय. जो सदाचारासंपन्न बाल्यांना इंद्रियांना अनवधानापासून आवृत्त धरून त्यांचा निग्रह करतो व परब्रह्मचित्तन करतो, त्यालाच आत्मरति असें म्हणतात. ज्याचें अंतःकरण एकाग्र होऊन परब्रह्माचे ठार्यी जडलेले आहे, आणि ज्याच्या वासना क्षीण होऊन गेल्या आहेत, त्याचें सुख शुक्रपक्षांतील चंद्रमंडलाप्रमाणे वृद्धिगत होत असते. पंचमहाभूतं, पंचतन्मात्रं, महत्तत्त्वं आणि अव्यक्तं यांचा त्याग करणाऱ्या मननशील पुरुषांचे दुःख सूर्योपासून दूर होणाऱ्या अंधकारा प्रमाणे अनायासेच दूर होते. कर्म आणि गुणांचे

भैव यांनुन मुक्त झोलेला व विषयांचा संपर्के झोलेला जा ब्रह्मनिष्ठ पुरुष, त्याला जन्मपरांची प्रप्ति हात नाही. तो सर्वांपासून मुक्त झोलेला पुरुष ज्या वेढीं रागद्वृपशून्य होऊन घेत्र होऊन राहतो, त्या वेळीं जरी तो शरीर-युक्त असला तरीही इंद्रियें आणि इंद्रियांचे विषय यांना अतिक्रमण करून रहातो; अर्थात् यांच्या संसर्गांपासून मुक्त होतो. निर्गुणपरामात्राचें ज्ञान संपादन करून कायंस्वरूपांतून तक होऊन परब्रह्मस्वरूपी बनलेल्या मनुराला पुनर्जन्म नाही.

अध्याय दानशं वावन्नावा.

—०—

महाभूतादिस्वरूपनिरूपण.

व्यास म्हणाले:—मानापामानादि द्वंद्वे, पर्थ आणि धर्म द्यांच्याशी संबद्ध असलेल्या प्रशाही शिष्याला परमात्मज्ञानाची इच्छा गाली असतां, तो जर शमादिगुणसंपन्न नसेल तर त्याला प्रथम हें विमृत असें आत्मज्ञान सांगवें. उद्देश्यन पंचमहाभूतात्मकांगी आहेत, त्याचें उकाणीं आकाश, वायु, नज, जल, पृथ्वी, अस्तित्व, अभाव आणि काल हीं असतात. त्यापैकीं पोकळी हें आकाशाचे स्वरूप असून श्रवणरूपी इंद्रिय हें आकाशाचे कार्य आहे आणि शब्द हा त्या आकाशाचा गुण आहे, असें शारीरशास्त्रांतील विधीचे ज्ञान असलेल्या पुरुषांनी समजावे. पाण्यांचे गमन हें वायूचे कार्य आहे. प्राण व भ्रपान हीं वायूचींच स्वरूपे आहेत. स्पर्शन (त्वक) हें वायूचे इंद्रिय असून स्पर्श हा वायूचा गुण आहे. ताप, अच्चादिकांचे पचन, दीपादिकांचा प्रकाश आणि ऊष्मा हीं तेजाचींच कार्ये आहेत. चक्षु हें तेजाचे इंद्रिय असून तांबडे, गोरे, काळे इत्यादि रूपे हा तेजाचा गुण होय.

आर्द्धता, सूक्ष्मता आणि स्तिंभता हे जलाचे असतो, त्यामुळे त्याचें ज्ञान इंद्रियांनी होणे धर्म असन रक्त, मज्जा आणि दुषरेही शरीरामध्ये जे कांहीं स्तिंभ आहे तें सर्व जलाचेच मध्ये निर्दिष्ट केलेल्या योगाभ्यासविधीचे कार्य आहे. रसप्रहण करणारी जिज्हा हे आचरण करून समाधीमध्ये त्याला पाहूं शक्जलाचे इंद्रिय असून रस हा त्याचा गुण नात. ज्याप्रमाणे आकाशामध्ये सूर्याचे किरण आह. काठिन्य हा पृथ्वीचा धर्म असून एकमेकांस लागून सर्वत्र पसरलेले असतात आस्थ, दांत, नख, श्मश्रु (मिशा), रोम तथापि त्याचें ज्ञान सूखलट्टीने होत नाहीं, (अंगावरील केंस), केश (मस्तकावरील). पण गुरुने सांगितलेल्या युक्तीच्या अनुरोधाने शिरा, स्नायु आणि चर्म हीं पृथ्वीची कार्यपाहिल्यास ते अगदीं साष्ट दिसतात, त्याप्रमाणाहून ज्याला नासिका असें दुरारे नांव पांच स्थूलेद्वाचा संबंध सुटेलीं व स्वर्गादि आहे तें घाण हें पृथ्वीचे इंद्रिय आहे. गंध लेकांमध्ये संचार करणारीं जी लिंगशरीरे, तीं हा जो ब्रांगेंद्रियाचा विषय आहे, तो पृथ्वी मानवी बुद्धीच्या बाहेर असल्यामुळे साहजिक चाच गग आह. पृढच्या पृढच्या महाभूतामध्ये रीतीने समजत नाहीत—गुरुषदिष्ट युक्तीने मात्र पर्वीपूर्वीच्या महाभूताचे गुण असतात, तसेच त्याचे ज्ञान होत. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिसर्व प्राण्यांमध्ये अविद्या, काम आणि कर्म हे विविध पडलेल्या प्रत्येक पदार्थात त्याचीं किरण-गुण असतात. त्या पंचमहाभूतांचा विस्तार मंडळे दिसत असतात, त्याप्रमाणेच मुनीना अवगत असतो. हीं पंचमहाभूते, भावना प्रत्येक संचतन त्यतीमध्ये योग्याला लिंग-(वासना) अज्ञान व कर्म हीं तीन मिळून आठ, शरीर दिसत असत. जितेंद्रिय आणि लिंग-नव्ये मन आणि ददावी बुद्धि हीं प्रत्येक शरीरवेते योगीं सूखलशरीरांचा संबंध सुटेलीं शरीरांत असून अकारावा सर्वगत म्हणून अनेत-तीं सत्त्वप्रधान सूक्ष्म शरीरे आपल्या बुद्धीच्या स्वकृती आणि अर्नीद्रिय असा जीव असतो साहाय्याने अवलाकन करितात. संदेव योग-बुद्धि हीं निश्चयात्मक असून मन संशयात्मक भ्यास करणारे, आत्मद्वाच्या ठिकाणी कल्पिआहे, व ज्याला क्षेत्रज्ञ अरी संज्ञा आहे तो लेल्या कर्मजन्म दोपांचा त्याग केलेले, आणि जीव कर्माचा आश्रय असल्यामुळे कर्मावरून जगत्कारण परमात्मा व जगद्वांच्याशी तादात्म्य-अनुमान करून त्याचे ज्ञान संपादन करावयाचे बुद्धि सुटेले जे योगी पुस्य, तें व्यावहारिक असते. प्रत्येक प्राणी हा कालात्मक अशा पृथ्व-दर्शनमध्ये असल्यामुळे शोपीं गेलेले असोत, पापमृतीच्या संस्कारांनी युक्त असला तरी अयवा समाधिदौषमध्ये असल्यामुळे जाग्रदवस्थेवस्तुः निष्पाप आहे, असे ज्याला ज्ञान होते, तो मध्ये असेत, लिंगशरीर हे रात्रीप्रमाणे सकाम कर्माचे अनुसरण करीत नाहीं.

अध्याय दोनशं त्रेपन्नावा.

—::—

मूर्खप्रस्वरूपविचार.

व्यास क्षणाले:—जात्र हा सूखलशरीरा हे कल्पित असल्यामुळे, तो जीव जरी अनित्य पासून मुक्त झाला तरी तो सक्षमशरीरयुक्त आहे तरी ज्यावहारिक दृष्ट्या तो अजरामर

दिवसा व दिवसाप्रमाणेच रात्रीं सर्वदा त्यांच्या अधीन असत. योगी पुरुषांचा जीव महत, अहंकार आणि पंचतन्मात्रे त्या गुणसंज्ञक सात सूक्ष्म पदार्थांनी युक्त असून तो इंद्रादि लोकांमध्ये संचार करू शकतो. वस्तुतः जीवत्व

आहे. पूर्वोक्त सात वस्तुनीं विशिष्ट असलेल्या ज्ञाना, तृप्ति, ज्ञान, स्वतंत्रता, सदैव दृष्टिजीवाचें ज्ञान ज्याप्रमाणं योग्य ला त्याप्रमाणंच लोपाचा अभाव आणि अनेतशक्तित्व हा अज्ञालाही होऊऱ्या कारण, मन व तुद्धि सहा गुणांनी युक्त असलेला परमेश्वर, आणि ज्ञानांनी आकांत करून सोडलेला हा जीव ब्रह्मतीचीं विश्वसृष्टी कांव्य द्यावें ज्ञान ज्याला स्वप्रदशेमध्येही असतो, व त्या वेळीं त्याला असेल, त्यालाच पुढे परमात्मसाक्षात्कार होतो. सुखदुःखाचें व स्वदेह-परदेहाचें ज्ञान असते.

स्वप्राप्तमध्येही त्याला सुखदुःखांची प्राप्ति होत; क्रोध आणि लोभ यांचा संबंध जडून तो संकटांत पडतो; मोठमोळ्या अभीष्ट वस्तुंची प्राप्ति ज्ञाल्यामुळे तो आनंदित होता; पुण्यही करतो; आणि स्थूल शरीराशी संबंध असल्या इच्छा रूपी एक माठा वृक्ष असून तो मोहरूपी प्रमाणेच सर्व पहात असतो. तसेच, गमर्वस्या वीजापासून उत्पन्न झालेला आहे; क्रोध व अभिप्राप्त ज्ञाल्यानंतर गर्भाशयांत जटाग्रीमध्येनान हा त्याचा संकेत आहे; किया करण्याची दहा महिने राहिला तरी तो अन्नाप्रपाणं पचन इच्छा हैं त्याचें खालें आहेत; अज्ञान हैं त्याचें हाऊन जात नाहीं. हा सर्व गोष्टीवरूप विचार मुळ असून प्रमाद (वेसावधिणा) हैं त्याज-केला असता सामान्य पुरुषालाही लिंगशरीर वर सेचन करण्याचें जल आहे; असूया आणि जीव द्यावें ज्ञान अनुमानानं होण (गुणाची डार्यां दोषदृष्टि) ही त्याची पालवी शक्य आहे. तथापि हृदयामध्ये वास्तव्य कर-असून पातक हा त्याचा चीक आहे; अत्यंत णारा परमेश्वराचा अंश जो जीव त्याचे दर्शन मोह व चिता हा त्याचा विस्तार असून शोक रजोगुण व तपोगुण द्यावांनी आविष्ट झालेल्या हा त्याच्या कांद्या आणि भीति हा त्याचा पुरुषाला शरीरामध्ये होत नाहीं. ज्यांना त्या अंकर आहे. हा वृक्ष मोहक अशा आशारूपी आत्माची प्राप्ति व्हावी अरी इच्छा असते. तांनी वेष्टिलेला आहे. हा प्रचंड वृक्षाची तेलोक योग्याच्या अभ्यासानं अचेतन अरी क्षीसंभोगादि फले प्राप्त व्हावी अरी इच्छा स्थूलशरीर, दृष्टीला अगोचर असणारी सूक्ष्म करणार, व लोहप्राप्तमाणे बळकट अशा शरीरं आणि ब्राह्मप्रलयाच्या वेळीही नष्ट होता वासनारूपी बंधनाने बद्ध होऊन गेलेले लोभ-नसल्यामुळे वयतुल्य असलेले लिंगशरीर हा प्रस्त पुरुष हा वृक्षाच्या भोवता जमून त्याची तिहींतूनही मुक्त होऊन जातात. निरनिराक्षया उपासना करीत असतात. जो प्राणी ते वासनाप्रकारचीं चतुर्थाश्रविहित कंमं विद्यात्याने रुपी पाश आपल्या अधीन टेवून त्या वृक्षाला निर्माण केलेली आहेत. तथापि समावित तोडून याकतो, तो वैष्णविक सुख आणि दुःख कालीं सर्व इंद्रियादि वृत्तींचा नश हातून मुक्त होऊं इन्दिणारा पुरुष त्या करून याकंवे अर्थात् केवल परमार्थस्वरूपी सुखदुःखांतून पार पडलाच असें समजावे. लीन होणे हेच चतुर्थाश्रवी पुरुषाचें कर्तव्य भज पुरुष ज्या स्त्रीपुत्रांसार्वी हा वृक्षावर आहे, असें शांडिल्य मुनीने सांगित अलें आहे. आरोहण करितो, ते स्त्रीपुत्रादिक्रच रोग्याचा नाश इंद्रिये, त्याचे विषय, मन, तुद्धि, महतत्त्व, करणांया विषयंयी (विषाची पुरुचंडी) अव्यक्त व पुरुष हे सात सूक्ष्म पदार्थ, सर्व-प्रमाणे त्याच्या नाशाला कारणीभूत होतात.

अध्याय दोनरां चौपन्नावा.

—::—

आत्मयाचा दुःखयोग.

यास द्यावेले—प्राण्याच्या हृदयामध्ये करतो; आणि स्थूल शरीराशी संबंध असल्या इच्छा रूपी एक माठा वृक्ष असून तो मोहरूपी प्रमाणेच सर्व पहात असतो. तसेच, गमर्वस्या वीजापासून उत्पन्न झालेला आहे; क्रोध व अभिप्राप्त ज्ञाल्यानंतर गर्भाशयांत जटाग्रीमध्येनान हा त्याचा संकेत आहे; किया करण्याची दहा महिने राहिला तरी तो अन्नाप्रपाणं पचन इच्छा हैं त्याचें खालें आहेत; अज्ञान हैं त्याचें हाऊन जात नाहीं. हा सर्व गोष्टीवरूप विचार मुळ असून प्रमाद (वेसावधिणा) हैं त्याज-केला असता सामान्य पुरुषालाही लिंगशरीर वर सेचन करण्याचें जल आहे; असूया आणि जीव द्यावें ज्ञान अनुमानानं होण (गुणाची डार्यां दोषदृष्टि) ही त्याची पालवी शक्य आहे. तथापि हृदयामध्ये वास्तव्य कर-असून पातक हा त्याचा चीक आहे; अत्यंत णारा परमेश्वराचा अंश जो जीव त्याचे दर्शन मोह व चिता हा त्याचा विस्तार असून शोक रजोगुण व तपोगुण द्यावांनी आविष्ट झालेल्या हा त्याच्या कांद्या आणि भीति हा त्याचा पुरुषाला शरीरामध्ये होत नाहीं. ज्यांना त्या अंकर आहे. हा वृक्ष मोहक अशा आशारूपी आत्माची प्राप्ति व्हावी अरी इच्छा असते. तांनी वेष्टिलेला आहे. हा प्रचंड वृक्षाची तेलोक योग्याच्या अभ्यासानं अचेतन अरी क्षीसंभोगादि फले प्राप्त व्हावी अरी इच्छा स्थूलशरीर, दृष्टीला अगोचर असणारी सूक्ष्म करणार, व लोहप्राप्तमाणे बळकट अशा शरीरं आणि ब्राह्मप्रलयाच्या वेळीही नष्ट होता वासनारूपी बंधनाने बद्ध होऊन गेलेले लोभ-नसल्यामुळे वयतुल्य असलेले लिंगशरीर हा प्रस्त पुरुष हा वृक्षाच्या भोवता जमून त्याची तिहींतूनही मुक्त होऊन जातात. निरनिराक्षया उपासना करीत असतात. जो प्राणी ते वासनाप्रकारचीं चतुर्थाश्रविहित कंमं विद्यात्याने रुपी पाश आपल्या अधीन टेवून त्या वृक्षाला निर्माण केलेली आहेत. तथापि समावित तोडून याकतो, तो वैष्णविक सुख आणि दुःख कालीं सर्व इंद्रियादि वृत्तींचा नश हातून मुक्त होऊं इन्दिणारा पुरुष त्या करून याकंवे अर्थात् केवल परमार्थस्वरूपी सुखदुःखांतून पार पडलाच असें समजावे. लीन होणे हेच चतुर्थाश्रवी पुरुषाचें कर्तव्य भज पुरुष ज्या स्त्रीपुत्रांसार्वी हा वृक्षावर आहे, असें शांडिल्य मुनीने सांगित अलें आहे. आरोहण करितो, ते स्त्रीपुत्रादिक्रच रोग्याचा नाश इंद्रिये, त्याचे विषय, मन, तुद्धि, महतत्त्व, करणांया विषयंयी (विषाची पुरुचंडी) अव्यक्त व पुरुष हे सात सूक्ष्म पदार्थ, सर्व-प्रमाणे त्याच्या नाशाला कारणीभूत होतात.

पण सुन्न मनुष्य हा योगाभ्यासानें साध करून घेतलेल्या निर्दिकल्पक समाविस्थित उळुंच खड्डाच्या योगानें हा वृक्षांचे मूल बळांनें तोडू काढून टाकतो. अशा रीतीनें ज्याला केवल इच्छेची निवृत्ति करण्याचे ज्ञान शाले अह, आणि कामरूपी शास्त्रसमुदाय हा आपल्याला वंधक आहे असे ज्याला कळून आले आहे, तोच सर्व दुःखांपासून मुक्त होतो.

बा शुका, शरीर हें एक नगर असून बुद्धी ही त्याची स्वामिनी आहे. शरीरामध्ये वास्तव्य करणारे मन हा हा निश्चयात्मक बुद्धीचा प्रधान आहे. इंद्रिये आणि अंतःकरण हे त्या नगरांतील नागरिक असून त्यांच्याच साठी मनाचा सर्व उद्योग चाललेला असते. त्या त्याच्या उद्यागामध्ये राजस आणि तामस अहंकार हे दोन भयंकर दोष आहेत. हा

दोषांच्या योगानें अंतःकरणाच्या क्रियांच्या काळांचे स्वरूप बदलते. हा क्रियांच्या काळां वरच हा शरीररूपी नगरावर अधिकार असले. त्या मन, बुद्धि आणि अहंकार हा वर्यासू इंद्रियरूपांना नागरिके उपजांविका करांत असतात; आणि अशा रीतीनें शास्त्रनिषिद्ध अराह भागीचे अवलंबन करून राजग व तामस नसल्यामुळे प्रदीपी अशा अर्जीप्रमाणे देवीपृष्ठवैष्णविका सुखादिकांचा उपभोग घेतात; व त्या मानू असणाऱ्या भगवान् व्यासांनी, अज्ञान-योगे आपले अस्तित्व कायम ठेवितात. असे प्रस्त असल्यामुळे धूम्रतुल्य असलेल्या आपल्या शाले हणजे, स्वतः सत्त्वगुण असल्यामुळे दुस-पुत्राला, अज्ञान दूर करणाऱ्या हा सिद्धांतमय च्याकळून पराभूत न होणारी जी बुद्धि तीही शास्त्राचा उपदेश केलेला आहे. तेंच शास्त्र दोषग्रस्त शालेल्या मनासारखीच बनते व मी तुला पुनरापि सांगणार आहे. बाबारे, इंद्रियेही मनाप्रमाणेच दोषग्रस्त होऊन अस्थिर स्थिरता, गुरुत्व काठिन्य, उत्पत्तिहेतुत्व, गंध, बनतात. अशा रीतीनें बुद्धि सदोष ज्ञाली हणजे, गंधग्रहणाचे सामर्थ्य, संघात (अवयवांची ज्या द्रव्यपुत्रादिक वस्तु सुखकारक आहेत परस्परांशी संलग्नता), स्थैर्योत्पादकत्व, पुष्टता असे तिळा खात्रीनें वाटते त्याच दुःखाला प्राण धारणशक्ति हे पृथक्कीचे गुण आहेत. कारणीभूत होऊन नाश पावत. याप्रमाणं ज्या रीतता, रस, आर्द्रता, द्रवता, स्तिर्गता, सौम्यवस्तुंचा नाश शाला असेहे त.चं स्परण शाले पणा, रसना, शाव, संघात (गोठण्याचे हणजे मनाला ताप होतो. मन हें जेव्हां सामर्थ्य) आणि पृथक्पिसून उत्पन्न होणाऱ्या

तेंतुल संकरणय अशा रियांत असेल, बहांच ते बुद्धीहून भिज असते, एरवीं असत नाहीं. ह्याणुनच त्याला ताप शाला हणजे याहून अभिज असणाऱ्या बुद्धीलाही अर्थात्तच ताप होतो. बुद्धीमध्ये आत्मा प्रतिबिबृहूपाने प्रसतो, ह्यामुळे बुद्धीला ताप शाला हणजे इंद्रियत रजोगुण आपल्याला व्याप करून आडतो. सारांश, प्रथम मन रजोगुणाने युक्तोते; आणि नंतर ते बुद्धीरूपी उपाधीने युक्त प्रसलेल्या आपल्याला व इंद्रियरूपी पौरवर्गाला व्यापल्या अधीन करून घेऊन रजोगुणाचे फल जें दुःख ते त्याजकडे देते.

अध्याय दोनशे पंचावन्नावा.

—::—

भूतादिगुणवर्णन.

भीष्म ह्याणाले:—हे निष्पापा युधिष्ठिरां, आत्म्याच्या इंद्रियादिरूपी उपाधीने निवारण करण्याचा उपाय व्यासांच्या तोडून निघालेला आहे. तोच मी पुनरापि तुला गंतो; आणि तुंही स्वतःला अगदी धन्य समजून तो श्रवण कर. अज्ञानाचा संपर्क अपारंपर्यांचे अवलंबन करून राजग व तामस नसल्यामुळे प्रदीपी अशा अर्जीप्रमाणे देवीपृष्ठवैष्णविका सुखादिकांचा उपभोग घेतात; व त्या मानू असणाऱ्या भगवान् व्यासांनी, अज्ञान-योगे आपले अस्तित्व कायम ठेवितात. असे प्रस्त असल्यामुळे धूम्रतुल्य असलेल्या आपल्या शाले हणजे, स्वतः सत्त्वगुण असल्यामुळे दुस-पुत्राला, अज्ञान दूर करणाऱ्या हा सिद्धांतमय च्याकळून पराभूत न होणारी जी बुद्धि तीही शास्त्राचा उपदेश केलेला आहे. तेंच शास्त्र दोषग्रस्त शालेल्या मनासारखीच बनते व मी तुला पुनरापि सांगणार आहे. बाबारे, इंद्रियेही मनाप्रमाणेच दोषग्रस्त होऊन अस्थिर स्थिरता, गुरुत्व काठिन्य, उत्पत्तिहेतुत्व, गंध, बनतात. अशा रीतीनें बुद्धि सदोष ज्ञाली हणजे, गंधग्रहणाचे सामर्थ्य, संघात (अवयवांची ज्या द्रव्यपुत्रादिक वस्तु सुखकारक आहेत परस्परांशी संलग्नता), स्थैर्योत्पादकत्व, पुष्टता असे तिळा खात्रीनें वाटते त्याच दुःखाला प्राण धारणशक्ति हे पृथक्कीचे गुण आहेत. कारणीभूत होऊन नाश पावत. याप्रमाणं ज्या रीतता, रस, आर्द्रता, द्रवता, स्तिर्गता, सौम्यवस्तुंचा नाश शाला असेहे त.चं स्परण शाले पणा, रसना, शाव, संघात (गोठण्याचे हणजे मनाला ताप होतो. मन हें जेव्हां सामर्थ्य) आणि पृथक्पिसून उत्पन्न होणाऱ्या

द्वयांचे पचन करण्याची शक्ति हे जलाचे गुण आहेत. दुसऱ्याकडून भंग होण्याची अशक्यता, ज्वलनक्रिया, ताप, पाक, प्रकाशन, शोक, अनुराग, शीघ्रगामित्व, तीक्ष्णता, आणि सदोदीन ऊर्ध्व प्रकाश असणे हे अभीचे गुण आहेत. उप्पन नव्हे व शीतही नव्हे अशा प्रकारचा स्पर्श, भाषण, फैणे, स्वतंत्रता शीघ्रता, मृत्रादिकांचा उत्सर्ग, गमनादि क्रिया, श्वासोच्छ्वासादिक व्यापार, प्राणस्वरूपता आणि जन्ममरण हे वायुचे गुण आहेत शब्द, व्यापकता, पोकळी, अनश्रय (दसऱ्य कोणास आश्रय न होणे), अनालंब (स्वतः के णाच्या आश्रयावर न राहणे), अव्यक्तत्व, अंवित-

१ येथे मूळांत वादस्थानं असा पाठ आहे, तो वादस्थानं असा पाहिजे. अर्थांत वादस्थानं असा पाठ घेऊनच केला आहे.

२ या ठिकार्णी वाचकांचा घोटाळा होण्याच संभव आहे. कारण, आकाशाचे जे गुण सांगितले आहेत, त्यांत विकारित्व आणि अंविकारित्व असे दोन परस्परविरोधी गुण सांगितले आहेत. त्याचे स्पष्टीकरण असे—महाभूतांची उत्पत्ति अशा क्रमाने आहे: प्रथम आकाश, त्यापासून वायु, त्यापासून अग्नि, त्यापासून जल आणि त्यापासून पृथ्वी. अशा क्रमाने उत्पन्न झालेल्या मह भूतांत म.गील सर्व भूतांचे गुण व ती भूते असतात. म्हणजे पृथ्वीत जल, अग्नि, वायु व आकाश; जलांत अग्नि, वायु व आकाश; अग्नीत वायु व आकाश आणि वायूत एकटेच आकाश असून, या क्रमाने त्या त्या भूतांचे गणेही आहेत. महाभूतांची उत्पत्ति ही विकारामुळे (कार्यजनक रिथित आली म्हणजे) होते. अशा रीतीने पाहिले म्हणजे पुढील तीन (वायु, अग्नि व जल) भूते हीं उत्तरोत्तर विकृत झाल्यामुळे एककापासून उत्पन्न झाली आहेत आणि त्या लव्हीत आकाश आहेच. या-मुळे त्याचा गुण विकारित्व (विकारापासून उत्पन्न होणे) सार्थ आहे. त्याचप्रमाणे स्वतः आकाश हे कोणाच्याही विकारापासून झालेले नाही. अर्थांत त्याचे अंविकारित्वही सिंदूच आहे. (म. इ. मोडक.)

कारित्व, अकुंठितत्व, कारणत्व आणि विकारित्व हे आकाशाचे गुण आहेत. हे पंचमहाभूतांचे ठार्यी दृष्टांतपत्रीस येणारे पन्नास गुण आहेत. ऊहापाह करण्याचे सामर्थ्य, घरग, ब्रम, धैर्य, कल्पना, क्षमा, वैराग्यादि शुभ वृत्ति, रागद्वेषादि अशुभ वृत्ति आणि अस्थिरता हे मनाचे नऊ गुण आहेत. निद्रा, उत्साह, चित्तस्थैर्य, संशय आणि ज्ञान हे फांच बुद्धीचे गुण आहेत.

युधिष्ठिर ह्याणाला:—पितामह, बुद्धीचे गुण गांवच कां, आणि पांच इंद्रिये हीं गुण कर्शी, गणिषयींची सर्व माहिती मला कथन करा.

भीम झाणाले:—पूर्वीं सांगितलेले पन्नास पृण, पंचमहाभूते आणि बुद्धीचे पांच गुण भिळून बुद्धीचे एकंदर साठ गुण आहेत. पंच-पड्डाभूते हेही बुद्धीचे गुणच आहेत. हा नवांमध्ये नित्य अशा चैतन्याची व्यापि आहे. महाभूते आणि त्यांची कार्ये हीं सर्व अविनाशी अशा परमात्म्याने निर्माण केलीं आहेत. यापि, वत्सा युधिष्ठिरा, परमात्म्याचे जनन्त्व कांहीं कायमचे नाहीं. अस्त; युधिष्ठिरा, तुला जगताच्या उत्पत्तीसंवंधाने हा ठिकार्णीं नीं कांहीं वेदविरुद्ध अशीं मते सांगितलीं, नीं जरी कल्पक मनुज्यानीं निर्माण केलीं आहेत, तरी विचार करून पाहतां दोषग्रस्त आहेत. तें मत श्रुतीशीं विरुद्ध नसेल तेच योग्य होय. नीं आतां जें तुला परमात्म्याविषयींचे तत्त्व वरोधर सांगितले आहे, तें सर्व जाणून तूं ब्रह्मज्ञानं पंपादन कर आणि त्याच्या प्रभावाने सुखी हो.

अध्याय दोनरो छपन्नावा.

—०—
मृत्युत्पत्तिकथन.

युधिष्ठिर ह्याणाला:—पितामह, सैन्याच्या मध्यभागी हे जे महाबलाद्य पृथ्वीपसी भूमी-

वर निश्चेतन होऊन पडलेले आहेत, त्यांचे ऐकिले आहे, तं तुला आतां सांगतो एक. पूर्वी सामर्थ्य भयंकर असून शक्ति हजारों हजीं- सृष्टीच्या आरंभी महातेजस्वी ब्रह्मदेवानें प्रजा इतकी आहे. संग्रामामध्ये हांना ठार करणारा निर्माण केली. पूढे ती अतिशय वृद्धिंगत शाळी; असा दुसरा कोणीही मला दिसत नाही. अर्थात् तिची संख्याही फार वाढली. पण ब्रह्म-तथापि त्यांच्या तोडीच्याच तेजस्वी आणि देवाला काही हें सहन शाळे नाही. हे धर्य-बलाढ्य पुरुषांनी युद्धामध्ये त्यांत गतप्राण संपन्न राजा, हा वेळी प्रजा इतकी वाढली करून सोडले आहे. हे सर्व पराक्रमी, तेजस्वी, होती कीं, प्राण्यांनीं भरून गेल्यामुळे त्रैलो-बलाढ्य आणि महाबुद्धिमान् आहेत, तथापि क्यांत थोडी देखली जागा मोकळी राहिली गतप्राण होऊन पडलेले अद्वित; आणि हां- नव्हती. याप्रमाणे, राजा, सर्व त्रैलोक्य प्राण्यांनीं च्यासंबंधानें आतां मृत रन्द योजिला जात खेचून भरल्यामुळे श्वासोच्छ्वास करण्यासही आहे. हा मृत शालेल्या राजांचा पराक्रम जागा राहिली नव्हती. तेव्हा, हे भूते, त्या मोठा भयंकर होता. आतां हांसंबंधानें मला लोकांचा संहार व्हावा असे त्याचे मनांत आले. अशी शंका येते कीं, हांना मृत अशी संज्ञा रण त्यानें पुष्कळ विचार केला तरी त्याला कां? मृत्यु कोणाचा? कोठून आलेला? आणि त्यांचा संहार करण्याचं कारण दिसून येइना. स्वतः अमराप्रमाणे असून हा लोकांचा संहार तेब्हां, हे महाराजा, ब्रह्मदेवाच्या टिकाणीं रोप कोणत्या कारणांनीं कीरी असतो? महाराज, उत्पन्न शाळा व त्या योगानें त्याच्या इंद्रियां-हें सर्व मला कथन करा.

पासून अशी निर्माण शाळा; आणि त्या अशी-

भीष्म हृषाले:—बा युधिष्ठिरा, पूर्वी कृत-च्या योगानें ब्रह्मदेवानें सर्व दिशा भस्म करून युगामध्ये अकंपन नांवाचा एक राजा होता. सोडल्या. राजा, ब्रह्मदेवाच्या कोपापासून उत्पन्न तो संग्रामांत असतां वाहनांचा नाश होऊन शालेल्या त्या अशीनें स्वर्ग, पृथ्वी, आकाश-शत्रूच्या अधीन शाळा. त्याला हरि नांवाचा एक तिक्कुना स्थावरजंगमात्मक प्राण्यांसह सर्व पुत्र होता, तो सामर्थ्यानें विघ्नच्या तोडीचा जर्ण भस्म करून सोडले. याप्रमाणे ब्रह्मदेव होता. त्याचा व त्याचे पादचारी अनुयायी कुद्ध होऊन गेला असतां त्याच्या त्या प्रचंड आणि सैन्य हांचा शत्रूंनीं संग्रामामध्ये वध केला. क्रोधाशीच्या वेगानें सर्व स्थावरजंगमात्मक अशा रीतीनें तो राजा शत्रूच्या तावडींत साप- प्राणी भस्म होऊन गेले. त्या वेळी, अहिंसा-दून पुत्रशोकानें यस्त होऊन गेल्यानंतर काहीं तत्त्व शिरसा मान्य असलेले, व वेद आणि यज्ञ काळानें साहजिक रीतीनेच शांतिशुक्ल शाळा. यांचे अविषति शत्रुवीरनाशक अविनाशी भग-हा वेळी त्याला नारद मुनींचे दर्शन शाळे. तेव्हां वानू रांकर ब्रह्मदेवाला शरण गेले. याप्रमाणे त्या नरपतीनें आपल्या पुत्रांचे मरण आणि लोकहिताच्या इच्छेनें श्रीशंकर शरण आले संग्रामांत शत्रूकटून आपले यहण हा. सर्व अमतां क्रोधानें जणु प्रज्वलित शालेला देवश्रेष्ठ इत्यंभूत वृत्तांत त्यांना निवेदन केला. तेव्हां तें ब्रह्मदेव त्यांना घणाळा, ‘रांकरा, तुं खरोखर त्याचे भाषण ऐकून नारद मुनींनीं पुत्रशोक-वर देण्याला योग्य आणि मला मान्य असा निवारक असे एक अस्त्यान त्याला सांगितले आहेस. तेव्हां तुम्ही कोणते अभीष्ट कार्य करू नारद हृषाले:—हे पृथ्वीपते राजा, पूर्वी तें सांग. हे शंभो, जे तुझ्या हृदयांत असेल ते उत्तलेले जे एक मोठे विस्तृत आख्यान मी इष्ट कार्य भी करीन,

अध्याय दोनशें सत्तावन्नावा.

—००—

पृथ्यूची उत्पत्ति.

श्रीशंकर स्थाणाले:—हे प्रभो, प्रजेच्या सर्वं संततीचा उच्छ्रेद होऊन ह्या सर्वं प्रजा उत्पत्तीसंवधाने मी आपली प्रार्थना करीत आहे अत्यंत नष्ट होऊन जाऊ नयेत. हे लोक हे पितामह, आपणच द्या प्रजा निर्माण नायकाधिपते, आपण माझी अहंकाराच्या केलेल्या आहेत, तेहां आतां त्यांजवर रोप अधिष्ठातृत्वाच्या जागीं योजना केली आहे, करून नका. हे जगत्प्रभो, आपल्या तजोरुपी तथापि द्या स्थावरजंगमात्मक जगताची उत्पत्ति असीने ह्या सर्वं प्रजांचा दाह होत आहे, आपल्याकडूनच होते. ह्यास्तव, हे देवद्वेष, ह्यामुळे द्यांना पाहून माझे ठिकाणीं कारुण्य उन्वन्न मी आपणाला प्रसन्न करून अशी प्रार्थना झालेले आहे. आपण त्यांजवर रोप करून नये. करीतों कीं, ह्या प्रजांची पूनरावृत्ति होत असावी.

ब्रह्मदेव स्थाणाले:—शंकरा, मी ह्यांजवर अर्थात् मरणानंतर त्यांना पुनर्जन्म असावे. कोप करीत नाहीं आणि ह्या प्रजा न साध्या. नारद म्हणाले:—असे श्रीशंकराचे भाषण अशीही माझी इच्छा नाहीं. केवळ पृथ्वीचा पूर्कुन ब्रह्मदेवाने आपल्या वाणीचा आणि अनंत-भार कमी व्हावा ह्याणनंतर द्यांचा संहार होणे करणाऱ्या निरोध केला व तें तेज आपल्या इट आहे. ही पृथ्वी भाराने पीडित ज्ञाली व हृदयामध्ये लीन करून सोडले. याप्रमाणे अग्री त्यामुळे जलामध्ये मझ होऊळे लागली तेढां. गांत केल्यानंतर लोकपूज्य अशा प्रमुखसंपत्त व महादेवा, मला हिने असे करण्याची प्रेरणा ब्रह्मदेवाने जनन व मरण हीं निर्माण केली. केली; आणि त्यामुळे मी आपल्या बुद्धीने तेहां त्यांने आपला कोपजन्य अग्री शांत द्यांच्या संहारविषयीं पुढकळ विचार करून केला, तेहां द्या महात्म्याच्या सर्व इंद्रियां-लागलो; तथापि त्यांचे साधन मला दिसून गासून एक स्वी प्रकट ज्ञाली. तिने कृष्णवर्णाची आलं नाहीं. यामुळे माझे ठिकाणीं क्रोधाचा ज्ञांक असलेले रक्तवस्त्र परिधान केलेले होते; तिचे नेत्र कृष्णवर्ण होते; तिने दिव्य

श्रीशंकर स्थाणोले:—हे देवाधिपते, आपण कंडेले भारण केलेली होती; आणि ती प्रसन्न द्या आणि ही संहारक्रिया बंद करा. दिव्य अलंकारानीं विमूषित झालेली होती. कोप करून नका. ह्या स्थावरजंगमात्मक नी ब्रह्मदेवाच्या इंद्रियांतून बाहेर पडून प्राण्यांचा नाश होऊं नये. सर्व सरोवरे, सर्व दक्षिण दिशेकडे जाऊ लागली, तेहां प्रकारची तणे व चार प्रकारचे स्थावरजंगमात्मक विश्वाधिपति श्रीशंकर आणि ब्रह्मदेव द्या उभ-प्राणी अर्थात् सर्व जग भस्म होऊन गेलेले व स्फूर्ण-यतां देवांनी तिला अवलोकन केले. पुढे, हे नंच पीडित ज्ञालेले आहे. ह्यास्तव, हे कल्याण पृथ्वीपते, लोकांचे आदिकारण जो भगवान् कारक भगवन्, आपण प्रसन्न व्हा एवढाच ब्रह्मदेव त्यांने तिला ‘हे मुऱ्यो’ असे स्फूर्ण मी वर मागतो. ह्या प्रजा एकदा नष्ट होऊन हाक मारिली; आणि ‘ह्या प्रजांचा संहार गेल्या द्याणजे कोणत्याही प्रकारे परत येणार कर.’ असे सांगितले. तो तिला ह्याणाला, नाहीत; ह्यास्तव आपल्या तेजाच्या योगाने प्रजांचा संहार व्हावा अशा बुद्धीने मी तुझे हा अग्री संहारकर्मपासून निवृत्त होऊं या. क्रोधाने चित्तन केले होते, ह्यामुळेच तूं

दिले. नंतर ती प्राण्यांच्या अंतकालीं त्यांच्या अध्याय दोनशें एकुणसाठावा.

टिकाणी कामक्रोध उत्पन्न करून त्यांचा

संहार करू लागली. त्या मृत्यूचे ते जे अश्रु-
सिंदु गळलेले हेते, तेच व्याधि असून सर्व युधिष्ठिर ह्याणाला:—हे पितामह, धर्माच्या प्राण्यांच्या आयुष्याच्या शेवटीं ते शरीराला स्वरूपाविषयीं सर्वच लोक शंकित झाले पीडित करून सोडतात, हें लक्षांत घे; आणि, आहेत तेव्हां हा धर्म ह्याणजे कोण. तो राजा, शोक करावयाचे सोडून दे. हे नुप-कशापासून उत्पन्न होतो? हा इहलोकासाठी श्रष्टा, जाग्रदवस्थेच्या शेवटीं प्राण्यांची इंद्रिये आहे, कीं परलोकासाठीं आहे, का दोहों-त्यांचे व्यापार वंद असल्यामुळे नष्ट होतात; साठीं आहे, हें मला सांगा.

व जगद्वशा येतांच पुनरपि येतात. त्याप्रमाणेच भीष्म ह्याणाले:—वेद, स्मृति व सदाचार आयुष्याच्या शेवटीं सर्व प्राणी लोकांतराला असें धर्मचे विविध लक्षण आहे परोपकार हेंही जातात व पुनरपि शरीरग्रहणकालीं जगता-धर्मचे चौथे लक्षण आहे, असें विद्वान् लोकांनीं प्रम्ये अवतीर्ण होतात. भीतिजनक आणि भय-सांगितलेले आहे. शास्त्राप्रम्ये जे धार्मिक विधि कर ध्वनि असलेला व महाबलाद्य असा जे सांगितले आहेत, त्यांतील श्रेष्ठ प्रतीच्या विधीला वायु तांच प्राण्यांचा प्राण आहे. प्राण्यांच्या निकृष्ट आणि निकृष्ट प्रतीच्या विधीला श्रेष्ठ, असें देहांचा नाश झाला तरीही तो अनेक टिकाणीं कांहीं लोक समजतान; पण तें बरोबर नाहीं. वास्तव्य करीत असल्यामुळे नष्ट होत नाहीं; कारण, अशानें लोकव्यवहार चालावयाचा नाहीं. ह्याणनंच इंद्रियांचा अधिष्ठित जो हा वायु लोकव्यवहार सुरक्षीतपणे चालावा ह्याणनंच त्याची योग्यता अधिक आहे. सारांश, मृत्यु धर्मसंबंधाने 'अमक्याने अमुकच धर्माचे आच-देहाला येता, प्राणाला येत नाहीं. सर्व देव रण करावे' असा नियम केला आहे. हा नियम पुण्यक्षय झाल्यानंतर मनुष्यलोकामध्ये अवतीर्ण इहलोकीं व परलोकीं सुखदायक असाच होतो. देहावयाचे असल्यामुळे मर्त्य हा सज्जेने युक्त पापी पुरुषाला योग्य प्रकारे धर्माची प्राप्ति न आहेत; आणि मर्त्य अर्थात् मनुष्ये हीं पुण्य झाल्यामुळे पापाचा संसर्ग जडतो. पाप कर-केले असतां देवत्वाला पावतात, हा मुळ ते देव वाणेरे कांहीं पुरुष त्यांजवर संकट कोसळले हा सज्जेने युक्त आहेत. सारांश, प्राण्याला तरी पापांतून मुक्त होत नाहीत; इतकेच नव्हे, जन्म हा चुकत नाहीं. हास्तव, हे नुपश्रेष्ठ, तर धार्मिक पुरुषांप्रमाणे ते पातकाच्या विरुद्ध तूं पुत्राविषयीं शोक करू नको. कारण, तुझा भाषण करीत असतात. युधिष्ठिरा, आचार हा पुत्र कोठे तरी जन्म पावून आनंदांत आहे. धर्माचा आधार आहे. त्याचा तूं आश्रय ह्याप्रमाण क्रहशद्वाने निर्माण केलेली मृत्यु केलास ह्याणजेच तुला ज्ञानप्राप्ति होईल. ज्याला वेळ येतांच योग्य प्रकारे प्राण्यांचा संहार त्याला परक्याचे पातक दिसत असते, आपले करीत राहते; आणि तिचे जे अश्रुबिंदु दिसत नाहीं अधर्माने घेरलेला एखादा चोर व्याधि, ते वेळ येतांच इहलोकीं प्राण्यांचा राजा नसलेल्या प्रदेशांत जाऊन दुसऱ्याचे संहार करितात.

द्रव्य हरण करून आनंदांत राहतो; पण जेव्हां दुसरे लोक तेंच त्यांचे द्रव्य हरण करितात, तेव्हां त्याला राजा असावा अशी इच्छा होते;

आणि तसें झाले ह्याणजे, आपले द्रव्य हरण ठिकाणी दिसत असते; पण पुण्यसंपन्न करून त्यावर जे आनंद करीत असतील पुरुष सदैव आनंदांत असतो—त्याला केवळांही त्यांचा सूड उगविण्याकरितो एखाया सचोटीच्या कोणाची भीति नसते; आणि त्याला आपले मनुष्याप्रमाणे तो निःशंकपणे राजद्वारीं न्याय पातक दुसऱ्याचे ठिकाणी आहे असे दिसत नाहीं. मागण्यास जातो; पण आपल्याही हातून धर्मराजा, प्राण्यांचे हित करण्यामध्ये वाईट आचरण घडल आहे हे त्याच्या लक्ष्यांत आसक्त झालेले जे लोक, त्यांनी दान करणे सुद्धां येत नाहीं; असो.

हा धर्म सांगितला आहे. पण जे धनाढ्य

युधिष्ठिरा, सत्य भाषण करणे हे उत्कृष्ट असतात ते असे समजतात कीं, दिरिद्री लोकांनी होय. सत्याहून श्रेष्ठ असे दुसरे कांहीं नाहीं; हा धर्म प्रचारांत आणला आहे. पण जेवळां सत्यानंच सर्व विश्व धारण केलेले आहे; आणि दैवयोगानें त्यांना दिरिद्रिता येते तेवळां त्यांनाच हा सत्य हाच सर्वाचा आधार आहे. पाप करणारीं धर्म आवळूळ लागतो ! कायमचा धनाढ्य अथवा आणि मयंकर अशीं जरी मनुष्ये असलीं, तरी क.यमचा सुखी असा कोणीच नसतो. त्यांनीं परस्परांशीं शपथस्ती त्यांचे केल्यास आपल्यासंबंधाने दुसऱ्यानें जी गोष्ट त्या सत्याच्या आश्रयानें द्रोह व प्रतारणा करू नये असे मनुष्याला वाढते, ती गोष्ट ह्यांवांचून त्यांचे व्यवहार चालतात. पण आपल्याला अप्रिय आहे हे लक्षांत त्यांनीं जर परस्परांशीं केलेल्या शपथस्ती वागवन त्यानंही दुसऱ्यासंबंधाने ती करू नये. सत्याचे पालने केले नाहीं, तर त्यांचा निः—जो दुसऱ्याच्या स्त्रीचा जार असेल त्याला संशय नाश होईल. परद्रव्याचा अपहार करू तशा कर्माचूल दुसऱ्या कोणाला काय बोलतां नये हा त्रिकालामाधित धर्म आहे, पण जे येणार आहे ? कांहीं बोलतां येणार नाही ! बलाढ्य लोक असतात, ते असे समजतात कीं, पण जर दुसऱ्याचे तेच कर्म त्याने अबलोकन हा धर्म दुर्बल मनुष्यांनी प्रचारांत आणला केले तर तो सहन करणार नाहीं अशी माझा आहे. पण जेवळां दैवयोगानें त्यांनाच दुर्बलता समजूत आहे. सारांश, आपल्याला जी गोष्ट येते, तेवळां मग त्यांनाही हा धर्म आवळूळ लागतो. अप्रिय असते तशीच ती दुसऱ्यालाही अप्रिय त्या जगतांत कोणी कायमचे बलाढ्य किंवा असते. आपण जिवंत रहावें अशी ज्याला कायमचे सुखी असत नाहींत. ह्यास्तव, युधिष्ठिरा, इच्छा असेल, त्याने दुसऱ्याचे प्राण घेणे कसे तूं आपल्या बुद्धीला कुटिल मार्गाकडे केवळांही घेणे योग्य होईल ? आपणाला ज्या गोष्टीची जाऊ देऊ नको. जो कोणांचे कांहीं वाईट करीत इच्छा असते तीच गोष्ट दुसऱ्यालाही असावी नाहीं, त्यांचे अंतःकरण निर्मल असते; तो अस मनांत आणले पाहिजे. आपल्यापारीं निर्भयपणे राहू शकतो; आणि त्याला दुष्ट ज्या उपभाग्य वस्तु अधिक असतील त्या दुसऱ्या लोकांपासून, चोरांपासून अथवा राजांपासूनही दिरिद्री लोकांना वांटून याव्या; आणि याकरिभीति नसते. ज्याप्रमाणे एखादा हरिण गांवांत तांच विधात्यानें देवघेवीच्या व्यापाराची पद्धति आला ह्याणजे त्याला सर्वांची भीति वाटत मुरु केलेली आहे—केवळ द्रव्यांत भर घालण्या-असते, त्याप्रमाणे चोराला सर्वांची भीति करितां नव्हे. असो; ज्या मागणिं गेले असतां वाट असते. त्याने जे अनेक प्रकारचे पातक देवता आपल्या सन्मुख येतील त्याच मागांचे आचरण केलेले असेल, तेच त्याला दुसऱ्याच्या अर्थात् दया, दान इत्यादि धर्मांचे आचरण

करावे. लाभ होण्याचा जरी प्रसंग असला टांत असतो त्याचा धर्म निराळा असतो. संकेंद्र तरी धर्मापासून विचलित न होणे हेच कल्याण-काहीं वेदाच्या योगानें जागितां येणे शक्य कारक आहे. दुसऱ्यांचे प्रिय केले म्हणजे नाहीं; अर्थात् त्यांचे स्वरूप व्यवस्थित सर्व धर्म केल्यासारखे होतात असे ज्ञानी नसल्यामुळे धर्माचेही स्वरूप व्यवस्थित नाहीं. लोकांनी सांगितलेले आहे. युधिष्ठिरा, धर्म आणि सत्पुरुषांचा आचार हा धर्मविषयीं प्रमाण अर्थम् हांच्या लक्षणांसंबंधाची हीं वचने असेही हाणतां येत नाहीं. कारण, सत्पुरुषांचा लक्षांत डेव. लोकसंग्रहाने युक्त आणि सूक्ष्म आचार हा धर्म असे मानलेले आहे; अशा धर्मत्वांनी युक्त असलेला उक्तुष्ट आणि आचारसंपन्न असतात ते सत्पुरुष प्रकारचा सदाचारही पूर्वी विधात्याने ठरवि- असेही मानलेले आहे. अर्थात् सत्पुरुषत्वाचा लेला आहे. हे कुरुकुलश्रेष्ठा, हाप्रमाणे मीं निर्णायक आचार आणि आचाराचे निर्णायक तुला धर्माचे लक्षण सांगितले. तसमात् तूं कधीं सत्पुरुष असा अन्योन्याश्रय येतो; तेव्हां यांपैकी कोणत्याही प्रकारे आपली बुद्धि कुटिल मार्गा- साध्य कोण आणि साध्य नव्हे कोण हे कडे जाऊं देऊ नको.

अध्याय दोनशे साठावा.

—:-

धर्मासंबंधाने युधिष्ठिराचे आक्षेप. आणि काहीं सत्पुरुषही धर्म समजून अधर्म-युधिष्ठिर म्हणाला:—आपण वेदप्रतिपाद चेच आचरण करितात. म्हणूनच सदाचार धर्माचे सूक्ष्म आणि स्थिर असे स्वरूप उक्तुष्ट हा प्रमाण आहे असे मानतां येत नाहीं. धर्माचे प्रकारे कथन केले आहे; पण त्यासंबंधाने दुसरे प्रमाण वेदवचने हें होय, असे शास्त्र-माझ्या अंतःकरणांत अनुमानाच्या आधाराने निष्णात लोकांनी सांगितलेले आहे. परंतु काहीं स्फूर्ति होत आहे, ती आतां सांगतो. माझ्या प्रत्येक युगामध्ये त्या वेदवचनांचा न्हास होत अंतःकरणांत जे काहीं अनेक प्रभ आले होते, जातो, असे आमच्या एकण्यांत आहे. हाणनच त्यांची उत्तरे आपण दिलीं आहेत. तथापि, कृतयुगांतील धर्म निराळे, त्रेतायुगांतील धर्म राजन्, मी हे दुसरेही आणखी विचारणार आहे. निराळे, द्वापरयुगांतील धर्म निराळे आणि पण ते काहीं आपणाला आडवण्यासाठी नव्हे. कलियुगांतील धर्म निराळे आहेत. हे सर्व पितामह, हे प्राणी अन्नादिकांच्या साहाय्याने शक्तिच्याच अनुरोधाने केलेले आहेव्से स्वतःच आपले जीव वांचिवितात; स्वतःच दिसतात. वेदवचन तेवढे प्रमाण असे हाणणे प्रजोत्पत्ति करितात; आणि स्वतःच देहरूपी हे केवळ लोकरंजन आहे. वेदापासून पुढे आकृतीपासून ब्रष्ट होतात. अर्थात् त्यांच्या स्मृतीचा प्रसार झाला आहे व त्या सर्वतो-उत्सर्जिला, स्थिरीला अथवा सहाराला धर्म हा मुर्खीं आहेत. अर्थात् त्यांच्या प्रामाण्याला कारण आहे, असे केवळ वेदवचनांवरून सम-वेदवचनांच्या प्रमाणत्वाची अपेक्षा आहे. जर जतां येणे अशक्य आहे. तशांत धर्माचे स्वरूपही ते सर्वच वेद प्रमाण असतील, तर मग स्मृती-ट्राविक नाहीं. कारण, जो संपन्न स्थिरीत विषयींही प्रमाण आहे असे हाणतां येईल. पण असतो त्याचा धर्म निराळा आणि जो सक-वेदामध्ये प्रमाणभूत आणि अप्रमाणभूत

समजणे शक्य कसे आहे? अर्थात् शक्य नाहीं. हाणनच सदाचार हा धर्मविषयीं प्रमाण नाहीं. काहीं निकृष्ट जातीचे लोक धर्म समजून अधर्माचे आचरण करितात

अर्थी दोहों प्रकारचीं वचने आहेत. अशा रीतीने पडत नाहीं. ज्या अर्थी आचाराच्याच योगाने परस्परविरुद्ध वचनांनी युक्त असलेल्या ग्रंथाला मनुष्य सामर्थ्यसंपन्न होतो आणि तो प्रमाणत्व कोटून असणार? बलाढ्य आणि दुसऱ्यांना पीडाही देतो, त्या अर्थी कोणतेही दुष्ट असे लोक ज्या ज्या धर्माचे आचरण आचार नियमाने एकच फल देणारे नसतात करितात, त्या त्या धर्माचे स्वरूप त्यांच्या असें समजावं लागते. विद्वान् लोकांनी पूर्वी-आचरणामुळे बदलते व शेवटी तेही नष्ट होऊन पासून चिरकालपर्यंत ज्या आचाराचा अंगी-जोंत. हा धर्म कांहीं अंशीं आग्हांला समजतो, कार केला आहे, त्यालाच धर्म असे हाटलेले कांहीं अंशीं समजत नाहीं, आणि कांहीं अंशीं आहें; आणि हा प्राचीन आचारावरूनच समजांने शक्यही नाहीं. हा वस्तःयाच्या धरो-धर्माला कायमचे स्वरूप आलेले आहे, असे हूनही सूक्ष्म आहे आणि पर्वतापेक्षांही मोठा माझे मत आहे.

आहे. हा प्रथम गंधर्वनगराप्रमाणे मोठा अद्भुत-

असा दिसतो; पण विद्वान् लोक हाच्यासंबंधाने विचार करून लागले म्हणजे त्याचे नांवही रहात नाहीं. महाराज, गाईना पाणी पिण्यासाठी

अध्याय दोनशे एकसष्ठावा.

—::—

जाजलीची तपश्चर्या.

केलेली डबकीं अथवा शेतांत सौडलेले पाण्याचे भीष्म म्हणाले:—ह्याविषयीं एका तुलापाठ हे जसे क्रमाक्रमाने क्षीण होऊन शेवटी धाराचे (तराजुवाल्याचे) जाजलीबरोबर नष्ट होतात, तसाच शाश्वत म्हणून समजला शालेले धर्मविषयक भाषण प्राचीन इतिहास जाणारा स्मृतिप्रतिपादित धर्मही क्रमाने क्षीण म्हणून सांगत असतात. ते असे—पूर्वी एका होत जाऊन शेवटीं नाहीसा होतो. कांहीं अरण्यांत जाजिले नांवाचा कोणी एक अरण्य-लोक फलाच्या अभिलाषांने, दुसरे द्रव्यादिकां- वासी ब्राह्मण होता. त्या महातपस्वी ब्राह्मणाने च्या इच्छेने, आणि इतर कांहीं दुसऱ्या कार- समुद्रप्रदेशावर येऊन तप केले. त्या वेळीं णाने धर्मचिरण करितात. दुसरे अनेक लोक त्याने ईद्रियांचा निघह केला होता; तो स्वतः दुष्ट असतांही पोकळ आचाराचे सेवन नियमनिष्ठ होता; त्याचा आहार नियमित करीत असतात, पण तोच लागलीच धर्म होऊन होता; त्याने चिंध्या आणि कृष्णाजिन बसतो आणि सत्पुरुष ज्याचे प्रतिपादन करितात परिधान करून जग धारण केलेल्या तो केवळ बडवडच बनतो. इतकेच नव्हे, तर होत्या; आणि शरीराची उपेक्षा केल्यामुळे त्या हे दुराचारी लोक सत्पुरुषांना वेडे असे द्याण- ज्ञानसंपन्न जाजलीच्या शरीरावर मलाचीं जणतात आणि त्यांची थड्हा करितात. कांहीं कांहीं पुटें चढलीं होतीं. हे पृथ्वीपिते, अशा प्रकारे पूज्य पुरुषांनी स्वधर्मापासून परावृत्त होऊन त्याने अनेक वर्षपर्यंत तपश्चर्या केली. पुढे तो राजधर्माचा आश्रय केलेला आहे. कारण, महातेजस्वी ब्रह्मविज जलामध्ये राहून सर्व कोणताही एकच आचार सर्वांना सुखकारक लोकांना अवलोकित करीत एकदा मनाच्या असा प्रचारांत नाहीं. हा आचाराच्याच योगाने वेगाने फिरत होता. याप्रमाणे जलामध्ये राहून एखादा मनुष्य सामर्थ्यसंपन्न होतो. व तो समुद्रवलयाकित सर्व मृथ्यु आणि तिजवरील दुसऱ्याला पीडा देतो. कांहीं लोकांच्या स्वरूप-वने व अरण्ये हांना अवलोकन केल्यानंतर पांत मात्र हा आचाराच्या योगाने फरक त्या मुनीच्या मनात असे आले कीं, या

लोकामध्ये जे स्थावरजंगमात्मक प्राणी आहेत, हेमंतरूत जलामध्ये राहून आणि श्रीमर्तुमध्ये त्यांमध्ये, ज्याला जलांत असतांना आकाशां- वायु व सूर्यप्रकाश सहन करून त्या अरण्यातील वस्तूचे ज्ञान होईल असा माझ्या तोडीचा मध्ये तपश्चर्या करून राहिलेला होता; दुसरा कोणीच नाहीं ! इतरांना अदृश्य अस- तथापि त्याला आपणच धर्मनिष्ठ आहों असा लेला तो जाजलि जलामध्ये राक्षसांरीही अभिमान झालेला नव्हता. तो शरीरास दुःख असेच भाषण करू लागला. तेव्हां ते पिशाच होईल अशा अनेक टिकाणीं शयन करीत त्याला ह्याणाले, “आपण असे भाषण करणे असे व भूमीवरही लोट्टत असे. एकदा तो योग्य नाहीं. कारण, हे द्विजश्रेष्ठा, काशीमध्ये मुनि वर्षाकालामध्ये उघड्या मैदानांत बसला वाण्याचा धंदा करणारा एक मोठा कीर्तिमान असतां आकाशांतून जलाची वृत्ति होऊं लागली. तुलाधार आहे, तोही आपल्यासारखाच आहे! तेव्हां, हे प्रभो, ते जल त्यानें मस्तकावर ह्याणूनच आपण असे ह्याणणे योग्य नाहीं !” धारण केल्यामुळे त्याच्या त्या गुंतलेल्या जटा

राजा, त्यांनी असे भाषण केले असतां भिजून गेल्या. तो नेहमीं अरण्यांतून संचार महातपस्वी जाजलि पुनरपि त्यांना ह्याणाला, करीत असल्यामुळे मलिन झालेला होता तथापि ‘त्या ज्ञानसंपन्न आणि कीर्तिमान तुला- निष्पाप होता. कोणे एके समर्थीं तो महाधाराला पाहिले पाहिजे.’ असे त्याने ह्याण- तपस्वी जाजलि अन्नाचा त्याग करून वायुतांच राक्षसांनी त्याला सुमुद्रांतून वर काढले भक्षण करून अव्यग्रपणे काषायप्रमाणे निश्चल आणि सांगितले कीं, ‘हे द्विजश्रेष्ठा, ह्या होऊन राहिला. राजा, याप्रमाणे तो एखाद्या यार्गानें तूं जा.’ याप्रमाणे पिशाचांनी सांगि- वृक्षाच्या खोडाप्रमाणे निश्चल होऊन राहिला तज्ज्यानंतर, अंतःकरण खिन झालेला तो असतां, कुलिंग (चिमण्या) पक्ष्यांनी जाजलि काशीस गेला आणि तेथें त्या तुला- त्याच्या मस्तकावर आपले घरटे केले. ते धाराची गांठ घेऊन असे ह्याणाला— कुलिंग पक्ष्यांचे जोडपें तुणाच्या तंतुंनी

युधिष्ठिर विचारतो:—पितामह, पूर्वी जाज- आपल्या जटामध्ये घरटे करीत आहे असे त्या ल्हिनें असे कोणतें दुप्पकर पुण्य केले होते ब्रह्मर्षीला दिसून आले होते; तथापि तो दयाळू कीं, त्या योगानें त्याला अत्यंत उत्कृष्ट अशा महातपस्वी काषायप्रमाणे निश्चल होऊन राहिला, सिद्धीची प्राप्ति झाली, हें कृपा करून आपण—यत्किंचित्तही हालला नाहीं, ह्यामुळे अनायासेच मल्य कथन करावे.

विश्वास उत्पन्न होऊन तें जोडपें तेथें सुखानें

मध्यम ह्याणाले:—त्यानें पूर्वी अत्यंत भयं- नांदुं लागले. पुढे वर्षाकाल निघून गेल्यानंतर कर तपश्चर्या केली होती. तो महातपस्वी प्राप्तः- शरत्काल आला तेव्हां कामानें वेडावून काळीं व सायंकाळीं वेळचे वेळी स्नान करण्या- गेलेल्या त्या पक्ष्यांच्या जोडप्यानें विश्वास विषयीं दक्ष असे आणि उत्कृष्ट प्रकारे अशीची उत्पन्न झाल्यामुळे रतिक्रीडा केली आणि त्या सेवा करीत असे. वानप्रस्थाश्रमाला विहित अशा मुनीच्या मस्तकावर अंडीं घातलीं. त्या धर्माचे ज्ञान असलेला तो जाजलि वेदाध्य- प्रशंसनीय व्रताचरण असलेल्या महाते- यनाश्च अत्यंत श्रेष्ठ समजूत असे; आणि त्यामुळे जस्वी ब्राह्मणाला हेंही कळून आले, तथापि देव कांतीने प्रज्ञालित झाल्यासारखा दिसत असे. तो हालला नाहीं. सर्वैव धर्मवर अंतःकरण देवे कर्मकालामध्ये उघड्या मैदानांत निघून जडल्यामुळे त्याला अधर्म विलकूल आवडे-

नासा शाला. पुढे, हे प्रभो, विश्वास उत्थन शालेले तें पक्ष्यांचे जोड्ये प्रत्येक दिवशी बाहेर रुन येऊन त्याच्या महाकावर वास्तव्य करू लागले. तदनंतर ती अंडी सोठो होऊन त्यांनु पक्ष्यांची पिले निर्माण झालीं व ती तेथेच वाढू लागलीं, तथापि जाजलि हालला नाहीं; — गेले, (आणि जेव्हां ते परत येण्याचा संभव्य ही दिसेना.) तेव्हां जाजलीला आश्रय वाटले व आतां आपग सिद्ध झालो असे त्याच्या मनांत आले आणि त्याला गर्व झाला. याप्रमाणे आपग वाढविलेले पक्षी आपल्यापासून निघन कुलिंग पक्ष्यांच्या पिलांचे संरक्षण करण्याच्या जाजलीला स्वतः विषयी बहुमान वाढू लागला व हेठूने तो नियमनिष्ठ धर्मांतरा जाजलि समाविले आनंद होऊं लागला. पुढे नदीमध्ये स्नान लावून पूर्वीप्रमाणेच निश्चलपणे राहिला. पुढे करून अभिला होमाच्या योगानें तृप्त करून कांडी काल निघून गेल्यानंतर त्या कुलिंग त्या महातारस्वी जाजलीने उदय पावणाऱ्या पक्ष्यांच्या पिलांना पंखे कुटलीं हेही त्या मुनीला मूळांचे अर्थन केले आपल्या मस्तकावर कळून आले. तदनंतर कोणे एके समर्थी आत्म-पक्ष्यांना वाढविल्यामुळे त्या जापकथ्रेष संयमनस्ती प्रत करणारा तो ज्ञानिश्रेष्ठ जाजलीला अभिमान झाला व त्यामुळे मींच जाजलि तेथें त्या पक्ष्यांना पाहून अस्तंत आनं-धर्म संपादन केला असे हूऱ्याने उघडच्या दित झाला. अशा रीतीने ती पिले मोठी झालीं भेदानांत दंड थोपला. तेव्हां “हे जाजले, आहेत असे पाहून त्या पक्ष्यांच्या जोडाव्याला तुला धर्मांमध्ये तुलावाराची सर नाहीं ! हे आनंद झाला; व ते निर्भयपणे आपल्या द्विज, काशीमध्ये एक महाज्ञानी तुलाधार पिलांसहवर्तमान तेथे राहू लागले. ह्याप्रमाणे राहत असनो, त्याला देखील तू बोल-त्यांना पंख कुल्यानंतर प्रत्येक दिवशी स माळीं नोस असे बोलणे याच व्योमार नाहीं. मग उद्दून जाऊन संध्याकाळी ते पक्षी पुनरपि त्या तुनी कथा काढे ” अशी अकाशवाणी मुनीच्या महाकावरील आपल्या घरव्यां। परत सालायांचे त्याने एकले, तेव्हां असुहिष्णुया येत असत, हे पाहिले तरी जाजलि हालला तावडीं। सांपडून त्या मुनीने त्या तुलावाराला नाहीं. पुढे त्या पक्ष्यांना त्यांच्या मातापितरांनी भेटण्याच्या इच्छेने एकसारखा मार्ग कन्यास सोडले, तेव्हां ते सदोदीत तेथें येऊन परत भारंभ वेला. मत्र जेथे सार्यांत होई जात; तरी जाजलि हालला नाहीं. तसेच, राजा, तेथे तो वस्ती करी. याप्रमाणे पुष्कळ काल लोटल्यावर तो काशीस गेला, तेव्हां तेथे त्याला माल विकीत असलेल्या दा तुलावारांचे दर्शन ताले. तसेच त्या वाण्यानेही बाद्धण दिवशी परत आले, तरी जाजलि हालला नव्हत. पुढे क्रमाने त्यांना जेव्हां शक्ति आली, तेव्हां ते पक्षी तेथून निघून गेले व पुष्कळ दिवस परत आले नाहींत; तरी जाजलि हालला नाहीं. राजा, एखाद वेळी ते उद्दून जाऊन महिमाभर येत नसत; तरीही तो जाजलि स्थिरच असे. पण ते पक्षी उद्दून अवश्यक नाही, ई विसंगत दिलते.

येत आहे असे पाहतांच अत्यंत आनंदाने संपन्न ब्राह्मणाने विचारले असतां धर्मविजयक तत्त्वाचें ज्ञान असलेला तो वैश्यकुलोत्पन्न तुलाधार धर्माचीं सूक्ष्म तत्त्वे सांग लागला.

मग तो तुलाधार त्याला म्हणाला:—हे तुलाधार ह्याणाला:—हे जाजले, ज्याला लोक प्राचीन असे समजतात आणि जो सर्व प्राण्यांना हितकर व दयाविशिष्ट आहे, तो सनातन धर्म आणि त्याचीं सूक्ष्म तत्त्वे ही मला अवगत आहेत. हे जाजले, प्राण्यांशी मुक्तीच द्रोह न करितां अथवा प्रसंगच पडल्यास अल्पसा द्रोह करून उपजीविका काळे हाच श्रेष्ठ धर्म होय. हा धर्मच्याच आश्रयाने मी आपली उपजीविका करीत आहें. काळे आणि तृण तोडून आणून मी हें आपले घर केलेले आहे. आळता, पश्चाताठ, नारळ आणि कमी-आधिक प्रतीके सुंगावि पदार्थ व नानापकारचे रस हांचा मी विक्रय करितो. तथापि, हे ब्रह्मर्खे, मी मध्यविक्रय करीत नाहीं. मी जाणूनबुजून हे पदार्थ दुसऱ्याकडून विक्रीत घेऊन विक्रीतो, जो पुरुष वाणीने, मनाने आणि क्रियेने सर्वांचा मित्र असतो व सर्वांने हित करण्यामध्ये आसक्त असतो, तोच धर्मवेत्ता होय. मी कोणाच्या अनुरोधाने वागत नाहीं; कोणाचा दृष्ट करीत नाहीं; व कोणाची इच्छाही करीत नाहीं. मी सर्व प्राण्यांशी सारखाच वागतो. हे जाजले, माझे ब्रत पहा—माझा तराळू सर्व प्राण्यांसंवंधाने सारखाच आहे. मी दुसऱ्याच्या कृत्याची सुनिकरीत नाही आणि निवाही जाजलि म्हणाळा:—हे वणिकूत्रा, सर्व करीत नाही. कारण, हे ब्राह्मणभ्रेष्टा, अग्रापकारचे रस, गंध, औषधि, वनस्पति आणि त्याचीं फऱ्यमुळे दिकीत असतां तला हा धर्म प्रमाणे लोकही विचित्र प्रकारचे आहेत, हें मी पहात आहें. सारांश, हे ज्ञानश्रेष्ठ जाजले, मी सर्व लोकांवर समग्रद्विद्वेषणारा आहें; आणि महामते, हें ज्ञान तुला कोठून प्राप्त झाले ते देंकूळ, पाषाण व सुवर्ण हा सर्वांना सारखेच लेखणारा आहें, हें तूं पूर्णपणे लक्षांत ठेव.

अध्याय दोनशे बासटावा.

—००—

तुलाधार व जाजलि यांचा संवाद.

(श्रीहिंसाप्रतिपादन.)

भीष्म म्हणाले:—याप्रमाणे त्या ज्ञान-संपन्न तुलाधाराने भाषण केले असतां जापक-श्रेष्ठ ज्ञानी जाजलि त्याला असे बोलला.

जाजलि म्हणाळा:—हे वणिकूत्रा, सर्व करीत नाही. कारण, हे ब्राह्मणभ्रेष्टा, अग्रापकारचे रस, गंध, औषधि, वनस्पति आणि त्याचीं फऱ्यमुळे दिकीत असतां तला हा धर्म जन्म ज्ञानाचा लाभ झाला आहे. तेहां, हे ज्ञानश्रेष्ठ जाजले, मी महामते, हें ज्ञान तुला कोठून प्राप्त झाले ते देंकूळ, पाषाण व सुवर्ण हा सर्वांना सारखेच लेखणारा आहें, हें तूं पूर्णपणे लक्षांत ठेव.

भीष्म म्हणाले:—याप्रमाणे त्या कीमि-जाजले, अंधके, बहिरे व बेडे या लोकांच्या

इंद्रियांची विषयग्रहणशक्ति देवतांनी बंद अधिकार शीघ्र प्राप्त होते. सारांश, जो जितें-केल्यामुळे ते त्या विषयाचे ग्रहण न करितां द्विय पुरुष अंतःकरणांत कोणाचा दोह न ज्याप्रमाणे सदैव केवळ धासोच्छ्वास मात्र करीत बाळगितां सत्पुरुषांनी आचरण केलेल्या असतात, त्याप्रमाणेच मला ज्ञान असल्यामुळे आचाराचेच अनुवर्तन करितो, त्याला मोक्षाच्या माझी स्थीत आहे. ज्याप्रमाणे वृद्ध, रोग-अधिकाराची प्राप्ति होते. मुनिवर्द्धा जाजले, पीडित आणि क्षीण असलेले लोक विषयांतेवै एखादा नदींत एखादे काष्ठ साहजिक रीतीने धानें निरिच्छ असतात, त्याप्रमाणेच अर्थ व वहात असतां यदृच्छ्या त्याला दुसरं एखादे काम यांच्या उपभोगासंबंधाची माझी-इच्छा काष्ठ येऊन लागते; तेथेच दुसरीही अनेक निवृत्त शालेली आहे. मनुष्याला जेव्हां दुस कष्ठ, गवत, कोंडा वैरे येऊन लागतात; व न्याची भीति वाढत नाहीं व दुस न्यालाही त्याचा परस्पराशी साहजिकतः संबंध जडतो;— त्याची भीति वाढत नाहीं, आणि तो कोणाचा अभिलाष करीत नाहीं, तेव्हां मनुष्य नदीमध्ये कर्मरूपी प्रवाहातून चाललेले वाणीने, मनाने अथवा क्रियेने कोणत्या-ही प्राण्याचे वाईट करण्याचे मनांत संयोग व विशेष घटत आहे.

आणीत नाहीं, तेव्हांच तो ब्रह्मस्वरूपी बनतो. जो सर्व प्राण्यांना अभय देणारा असतो, त्याला पूर्वीचा, पुढचा अथवा दुस-राही कोणता धर्म बद्ध करूं शकत नाहीं; आणि त्याला निर्भय अशा ब्रह्मपदाची प्राप्ति होते. वाणीने क्रूर आणि कडक शिक्षा करणारा असल्यामुळे जो मनुष्य सर्व प्राण्यांना मृत्यु-मुखाप्रमाणे भयंकर वाटतो, त्यालाच मोळ्या भीतीची अर्थात् नरकाची प्राप्ति होते. ज्यानं पुत्रपौत्र शालेले अहेत व जे यथाशास्त्र वाग-तात अशा अहिंसक आणि पूज्य वृद्ध पुरुषांच्या आचारांनेच आम्ही अनुकरण करीत असतो. सत्पुरुषांच्या कांहीं आचरणामुळे लोकांना भ्राति उत्पन्न शाळी व त्यामुळे सनातन धर्म अगवीं लूप होऊन गेला. हा भ्रांती मुळेच विद्वन्, जितेंद्रिय आणि कामक्रोधांचा कराऱे असें महणतात; आणि चतुर लोक हे जय केलेला असाही पुरुष भ्रातियुक्त बनतो. अभयदान हा धर्म ब्रह्मप्राप्तिसाठीच करावयाचा यास्तव, सत्पुरुषांच्या आचारांतही जे अयोग्य आहे असें महणतात. तप, यज्ञ, दान व ज्ञानप्राप्ती-असतील त्यांचा त्याग केला पाहिजे. हे जाजले, संबंधाची वचने यांच्या योगाने ज्या फलाची विद्वन् मनुष्याला सदाचाराच्या योगाने मोक्षाचा प्राप्ति होते, तेच कल अभयदानाच्या योगाने हा

ले की मिळत. हा लोकामध्ये जा मनुष्य सर्व अशक्य असते. पण त्यासंबंधाचे सत्पुरुषाचे निरनिराळे आचार अंवलोकन केले असतां याचे ज्ञान होते. जाजले, जे प्राण्यांच्या वृष्टांचा घेद करितात, जे मरतकभेद करितात, जे यांच्याकडून मोठमोठी ओळी वाहवितात, त्यांना वजदितात, बांधतात आणि मारूनही खातात, यांना तूंक.सा दोष देत नाही? मनुष्ये मनुष्यांना च. दास इनवून त्यांजकडून सेवा करून देतात; वध, बंधन आणि निराधारांच्या योगाने स्वप्नमार्णे यांदी सर्व लांकांना भांति व टेते त्य ला इवलेकी अथवा परवर्ती धर्मांची प्र. सि आणि बंधन हांच्या योगाने आपणाला कोणत्या होत नाही. अशा प्रकारे अभयदान करणारा काचे दुख प्राप्त होत नाही. अशा मनुष्य केवळ ब्रह्मद्वर्षी बनून गेले असतो. न्यांना अंते. पांच ईदिय नी यक्त असणारे म्हणूनच तो सर्व प्राण्यांच्या ठिकाणी जीव-जे प्राणी त्यांच्या ठिकाणी सर्व देवता वास्तव्य खलूपाने वास्तव्य कणारा व सर्व प्राण्यांचे ज्ञान करीत असतात. आदित्य, चंद्र, वायु, ब्रह्म, असलेला असा असतो. तो सर्व जगंत मरुन शारी असतात, म्हगूनच प्राणी जिवंत असतांना राहिला असल्यामुळे पदसाध्य अशी जी गमनकिया ती त्याला मुट्ठीच नसते; विकले तरीही अर्धम घडेल हांविषयी संशय कसला? आणि म्हणूनच, ब्रह्मपदपासीची इच्छ करणारे देवही त्याच्या मार्गादिष्यी अनभिज्ञ अज (बोवड) हा अग्नि, मेष हा वरुण, अश्व असतात. प्राण्यांना केलेले अभयदान हे सर्व हा सूर्य व धनु ही दिशाल अशी पृथ्वी असून दानांहून उत्तम आहे असे सांगिलेले आहे. तिचा वत्स हा सोम आहे. हांचा विक्रय केला हे जाजले, मी तुला हें खरे सांगतो; तुं हावर असतां सिद्धि मिटत नाही. हे ब्रह्मन्, बृत, विश्व स टेव काम्यकर्म करणारा पुरुष स्वर्गादि पृथ्वी असून तेल, मधु आणि औषधे हांच्या विक्रयामध्ये प्रापि शाली हाणजे ऐश्वर्यसंपन्न बनतो; पण असा काय दोष अहे? जेथे डांस आणि पुण्यक्षय शाला म्हणजे पुढे तोच निकृष्ट मक्षिका हा नाहीत अशा ठिकाणी मुखाने जे स्थिरीला पोहोचतो. अशा रीतीने काम्यकर्मांपूर्ण वाढलेले असतात, ते त्यांच्या मातांना च्या योगाने दुखप्राप्त होते, हे विसून आल्या. प्रिय असतात. हे माहित असून सुदूर मनुष्ये मुऱ्येच सुझ लोक त्यांची निंदाच करीत असतात. हे जाजले, अहिंस दिर्घी धर्म जरी सुक्षम अनेक प्रकारांनी त्याना धरून अनेक डांस व तात. विश्वासी होते, हे वेदामध्ये चिक्कल असलेल्या प्रदेशांत नेऊन सोडतात. जे धर्मनिरूपण केले आहे तें परवर्द्धप्राप्ति व किंत्येक बैल भार वहावा लागल्यामुळे पीडित स्वर्गादिप्राप्ति हा दोहोसाठी आहे. धर्माचे होतात; आणि किंत्येक प्राणी दुष्कर्माच्या स्वस्प सूक्ष्म असल्यामुऱ्ये व तो गूढ राहण्याची योगाने हळश पावतात. अशा रीतीने प्राण्यांला अनेक साधने असत्यामुळे त्याचे ज्ञान होणे क्षेत्र देणाच्या कर्मपेक्षां भूम हत्येमध्येही काहीं

विशेष असेल असे मला. वाटत नाहीं. कृषिकर्म एव्हाची इच्छा केली पाहिजे. केवळ लोकांनी चांगले असे कित्येक लोक मानतात; परंतु आचरण केला म्हणूनच त्याचे आचरण करून कृषिकर्मरूपी उपजीविका फारच निर्दयपणाची नये. हे जाजले, एक. जो मला ठार करील आहे. ह्या बृत्तीमध्ये—ज्याच्या टोकास लोखंड किंवा जो सांपत माझी स्त्रिकरितो, ते लावले आहे असे नांगर वैगेरे काष्ठ भूमीचे दोघेही मला सारखेच आहेत. मला प्रिय विदारण करून तिजमध्ये रहात असलेल्या प्राण्याचे प्राण घेते. तसेच, हे जाजले, नांगर्धम त्याचीच विद्रून लोक प्रशंसा करितात; राला जोडलेल्या बैलांकडेही तूं दृष्टि दे, झाणजे तुला त्यांचे क्लेश कळून येतील. गाई आणि खैल हांना अद्य (वध करण्यास अभ्यंग) ह्या धर्माचे नियमनिष्ठ लोक सेवन करितात.

असे नांव आहे. त्यांचा वध करणे कोणाला योग्य होणार आहे? गाई अथवा बैल हांचा वध करणारा मनुष्य आपले मेर्टेच अकल्याण करून घेतो. नियमनिष्ठ ऋषींनी नहुष राजाला त्याच्या हातून धेनूची आणि वृषभाची हिंसा घडल्यामुळे असे संगितले होते की, ‘नहुषा, तूं गाईचा झाणजे मातेचा आणि वृषभाचा झाणजे प्रजाधिपति भ्रस्तेवाचाच वध कलेला आहेस. ह्यामुळे तुजकडून अकार्य घडलेले आहे. असो; आतां तुजकरितां आही क्लेश भोगतो’! असे म्हणून त्याचा पातकाचे एकरो एक रोग करून त्यांनी ते सर्व पाण्यांवर केंकून दिले. हे जाजले, त्या महामायशाली ऋषींनी प्रजांच्यामध्ये नहुषाला भ्रूणव असे म्हटले आणि ‘आही तुझ्या होम-द्रव्यानें होम करणार नाही’ असेही ते नहुषास स्थानाले. पुढे त्या राणिसंपत्त, नियमनिष्ठ व सत्य जाणणाऱ्या महात्म्या मुनीना खरी गोष्ट तपाच्या योगाने कळून आली, अस्तु.

हे जाजले, ह्या लोकामध्ये अशा प्रकारचे भयंकर आणि अकल्याणकारक आचरण उपजीविकेचा प्रकार सांगतां. ब्रह्मन, मी आहेत. पण ते पूर्वीच्या लोकांनी आचरण नास्तिक नाहीं आणि यज्ञाची निंदाही केलेले आहेत, एवढच्यामुळेच तूं चतुर असतां- करीत नाहीं. परंतु यज्ञाचे ज्ञान असलेला ही तुला शांचे खरे स्वरूप कळत नाहीं. मनुष्य अत्यंत दुर्भिल आहे. ब्राह्मणांचा जो सहेतुक असेल त्याच धर्माचे आचरण कर-

एच्छा केली पाहिजे. केवळ लोकांनी आचरण केला म्हणूनच त्याचे आचरण करून आहे. ह्या बृत्तीमध्ये—ज्याच्या टोकास लोखंड किंवा जो सांपत माझी स्त्रिकरितो, ते लावले आहे असे नांगर वैगेरे काष्ठ भूमीचे दोघेही मला सारखेच आहेत. मला प्रिय विदारण करून तिजमध्ये रहात असलेल्या आणि अप्रिय कांहीं नाहीं. अशा प्रकारचा जो प्राण्याचे प्राण घेते. तसेच, हे जाजले, नांगर्धम त्याचीच विद्रून लोक प्रशंसा करितात; आणि धर्मशील लोकांनी सृक्षम दृष्टीने अवलोकन केलेल्या व उपर्तीने युक्त असलेल्या ह्या धर्माचे नियमनिष्ठ लोक सेवन करितात.

अध्याय दोनशे त्रेसष्ठावा.

—०—

तुलाधार व जाजलि यांचा संबाद.

(यज्ञरहस्यकथन.)

जाजलि म्हणाला:—हे तुलाधारका, तूं ज्या ह्या धर्माचे वर्णन केलेस, त्याच्या योर्म प्राण्यांच्या उपजीविकेचा व सर्वगद्वाराचाही उच्छेद होईल. कारण, हे वणिकपत्रा, कृषिकर्मांच्या योगानेच अन्न उत्पन्न होते आणि तेंव्हे देखील जीवन त्या अन्नावरच चालत आहे. तसेच, मनुष्ये पश्चंवर आपली उपजीविका करितात. (त्याचप्रमाणे, ज्या यज्ञामध्ये अन्नादि उत्पन्न करण्याचे सामर्थ्य आहे, तो) यज्ञाची यांच्या योर्मेच घडतो. असे असतां तूं हिसेमुळे यज्ञनिंदा करीत आहेस ही केवळ नास्तिकपणाची बडबड आहे. अरे, नुसरी शेती करण्याचे बंद केले तर हा लोक जिंवतच राहणार नाहीं!

तुलाधार म्हणाला:—जाजले, मी तुला भयंकर आणि अकल्याणकारक आचरण नास्तिक नाहीं आणि यज्ञाची निंदाही केलेले आहेत, एवढच्यामुळेच तूं चतुर असतां- करीत नाहीं. परंतु यज्ञाचे ज्ञान असलेला ही तुला शांचे खरे स्वरूप कळत नाहीं. मनुष्य अत्यंत दुर्भिल आहे. ब्राह्मणांचा जो योगरूपी यज्ञ त्याला वंदन असो; आणि जे

लोक यज्ञवेत्ते आहेत त्यांनाही नमस्कार असे. धन्य पिकत असे; आणि त्यांच्या इच्छासंप्रत ब्राह्मणांनी योगरूपी आपल्या यज्ञाचा मात्रेकरूनच लता फलपृष्ठयुक्त होत असत. त्याग करून हिंसाप्रधान अशा क्षत्रयज्ञाचा हा यज्ञापासून कांहीं फल मिळते आणि आत्मा लोकामध्ये आश्रय केलेला आहे. ब्रह्मन्, वेदां- हा त्या फलाचा उपभोक्ता असतो, अशी तील अर्थवादाचे ज्ञान न ज्ञाल्यामुळे लोभी, त्यांची समजूत नसे. पण यज्ञापासून कांहीं द्रव्यालाच श्रेष्ठ समजणारे व नास्तिन अशा फलनिष्पत्ति होइल किंवा नाहीं अशा संशलोकांनी सत्याप्रमाणे भासणारे असत्य प्रचा-यानें ग्रस्त होऊन कसा तरी यज्ञ करणारे रांत आणलेले आहे. हे ध्यावे, हे ध्यावे, असे लोक हे जन्मांतरीं दुष्ट, धूर्त, लोभी आणि म्हणून ज्यामध्ये विपुल दान केले जाते द्रव्य हेच कर्मपृच्छाचे कारण आहे असे तो यज्ञ प्रशस्त होय. पण, हे जाजले, द्याच्या सनजणारे निपजतात. जो मनष्य कृतकांचा विरुद्ध (दानावांचून केलेल्या) यज्ञापासून आश्रय वरून वेद अशुभ अहेत असे सिद्ध चौर्य घडते; व तसा यज्ञ करणाऱ्या पुरुषांचे करून लागते, तो त्या अशुभ कर्माच्या योगांने तें कर्म विपरीतफलदायक होते. सत्कर्मांने पापी लोकाना मिळणाऱ्या लोकांस जातो; संपादन केलेल्या होमद्रव्याच्या योगे देवता आणि, हे द्विजश्रेष्ठा, इहलोकींही हा पातकी संतुष्ट होतात. नमस्कार, ब्रह्मयज्ञ, आणि पुरुषाला केवळांहीं ज्ञान होत नाहीं. कर्तव्य औषधि ह्या होमद्रव्याच्या योगांने देवतांचे पूजन (कर्म) हे केलेच पाहिजे, तें केले नाही होते असे शास्त्रवचन आहे. कामना वरून तर पापरूपी नीति आहे, हे ब्राह्मणाला अवयज्ञायाग करणारे किंवा तळी वौरे चांधणारे गत असते. क्रतिज्, होमद्रव्य, मंत्र, अग्नि जे लोक, त्यांची संततिही विरुद्ध अशा काम-हीं सर्व परब्रह्माचीन्च स्वरूपे आहेत असे ज्ञान नादि गुणांनी युक्त अशीच निपजते. कारण, ज्याला असते, तो ब्राह्मण होय. तसेच, जो लोभी मनुष्यापासून लुच्य पुत्र उत्पन्न होते आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे आणि रागद्वेषशूल्य अशा पुरुषापासून तशाच असा अभिमान बाळगीत नाही, तोच सरा प्रकारचा पुत्र उत्पन्न होतो. यजमान आणि ब्राह्मण होय. अशा प्रकारच्या ब्राह्मणांने जरी क्रात्विज् ह्यांची स्वतःसंबंधांने जशा प्रकारची वैगुण्ययुक्त असे कर्म केले, तरी तें श्रेष्ठ हाति असेल तरा प्रकारचीच संतति त्यांना होय, असे आपच्या ऐक्यांत आहे.

होते. ज्याप्रमाणे मेवापासून स्वच्छ असे जल ब्रह्मन्, कोणत्याही प्राण्यापासून प्रतिबंध निर्माण होते, त्याप्रमाणेच यज्ञापासून संतति होऊन आपले कर्म नष्ट झाले आहे असे कळून निर्माण होते. कारण, हे ब्रह्मन्, यज्ञामध्ये येईल, तर त्या कर्मनाशाबदल प्रायश्चित्त असीत ठाकलेली आहुति आदित्याला जाऊन ६४गिंतलेले आहे तें करावे. पूर्वी-मोक्षरूपी पोहोचते, सूर्यापासून पर्जन्यवृष्टि होते, वृष्टी-पुरुषार्थाचा लोभ असलेले, द्रव्याविषयीं सदैव पासून अन उत्पन्न होते आणि अन्नापासून तूप असलेले, सत्य आणि इंद्रियनिग्रह एत-प्रजा निर्माण होतात. केवळ यज्ञाचेच ठाडीं द्रूप यज्ञ करणारे, द्रव्य प्राप्त होतांच त्याचे उत्कृष्ट प्रकारची निष्ठा ठेवणाऱ्या पूर्वीच्या दान करणारे व मान्सर्यशूल्य असे लोक होते; लोकांचे सर्व मनोरक्ष साहजिकपणेच शरीर आणि जीव ह्यांचे तत्त्व त्यांना अवगत पूर्ण होत असत; नांगरत्यावांचूनच पृथ्वीवर होते; ते योगरूपी आत्मयज्ञामध्ये निष्णात

शालेले होते; आणि परब्रह्मवाचक जो प्रणव- रुषांचा जो योगसूपी मार्ग त्यालाच अनुसरून स्त्री वेद त्याचे ते अर्थाचित्तन 'व जपसूपी ते वागतात आणि हिसेचा संपर्कही नसलेले अध्ययन करीत होते. तसेच ते दुसऱ्यांना यज्ञ करितात. वनस्पति, औषधि, फले आणि संतुष्टीही करीत होते. हे जाजले, ब्रह्मवेत्ता पुरुष मूळ ही होमद्रव्ये आहेत असे ते समजतात. केवळ भोजन करून तप झाला तरी देखील त निर्वन असल्यामुळे द्रव्याभिलाषी ऋत्विज् त्याच्या तृप्तीच्या योगांने देवता तृप्त होतात; यांचा यज्ञ करीत नाहीत. त्या ब्राह्मणांनी कारण, प्रणव हा सर्व देवतांचा वाचक असल्या- जरी कर्माची समाप्ति केलेली असते; अर्थात् मुळे त्याचे ठिकाणी सर्व देवता आहेत कर्मसंयास केलेला असते, तरी केवळ लोकाव तो प्रणव ब्रह्मवेत्ता पुरुषाच्या ठार्यी वास्तव्य नुग्रहाच्या इच्छेने ते स्वतःलाच यज्ञाचे करीत असतो. अर्थात् सर्व देवता ब्रह्म- लोकांचा यज्ञ द्रव्यलब्ध ऋत्विजांस करितां येणे धृणूनच त्याच्या तृप्तीच्या योगांने सर्व देव- शक्य असल्यामुळे, ते लोभी ऋत्विज् मोक्षाची तांची तृप्त होते. हे जाजले, ज्याप्रमाणे सर्व इच्छा नसणाऱ्या लोकांचेच यज्ञ करितात; अस्तु, प्रकारच्या रसांचा आस्वाद घेऊन तृप्त झालेला हे द्विजर्थी, सत्पुरुष हे स्वर्यमाचे आचमनृष्य कशाचीही प्राप्ति झाली तरी आनंद पावत रण करून सर्व लोकांना स्वर्गाची प्राप्ति करून नाही, त्याप्रमाणेच ज्ञानतप्त झालेल्या मनुप्याची देतात. सारांश, सत्पुरुष आणि असत्पुरुष गोष्ट आहे. कारण, ती त्याची तृप्ति सुखदायक द्वाचे आचार भिन्न असतात. ब्रह्मन्, मी सत्पु- असून कायमची असते. कर्म करून ज्यांचे रुषांप्रमाणे वागत असल्यामुळे माझी बुद्धि अंतःकरण शुद्ध झालेले आहे ते विद्व न पुरुष सर्वविषयीं सारखीच आडे. हे महामुने, कर्मठ अथवा उपासक असे द्विजश्रेष्ठ ज्या पुनरावृत्तिपद्ग्राक धूमप्रभुति देवतांसाठी अथवा अपनावृत्तिपद्ग्राक अर्थःप्रभुति देवतांसाठी अपाल्या ठार्यी असणाऱ्या जीवस्वरूपी तत्त्वादृन प्रज्ञापद्ये हवन करितात, त्या देवतांच्या देव-मोठे असे कांही तत्त्व आहे हें ते जाणतात. यानंसंज्ञक अथवा पिंडप्राप्तनंसंज्ञक मार्गांने अस्यंत पवित्र, पुण्यप्रद आणि पवित्र कुलामधे त्यांना देवलोकाकडे अथवा पिंडलोकाकडे जावै उत्पन्न झालेल्या लोकांनी प्राप्त करून घेतलेल्या लागते. कारण, कर्माच्या योगांने पिंडलोकाची ज्या पदाच्या ठार्यी गमन केल्यानंतर संसार-आणि विद्येच्या (ब्रह्मविद्येच्या) योगांने देव-सागरांतून तरुण जाण्याची इच्छा कराणे रोलोकलोकाची प्राप्ति होते. हे जाजले, त्या उमय-रोकप्रस्त होत नाहीत, स्थानप्रष्ट होत तांचाही गमनमार्ग जरी दिग्य आहे तरी नाहीत, आणि व्यथा पावत नाहीत, त्या ब्रह्म-त्यापैकी एकाला (कर्मेताला) पुनर्जन्म पदाची शास्त्रजन्य आणि अनुभवजन्य ज्ञानांनी असतो व दुसऱ्याला (जासी पुरुषाला) पुनर्युक्त असलेल्या साहित्यक पुरुषांना प्राप्ति जन्म नसतो. जासी लोकांच्या मानसिक संकल्प-होते. ते लोक स्वर्गाची इच्छा करीत मात्रांच्या योगांने त्यांच्या गाड्यांना वैरे वैल नाहीत व ब्रव्यसाध्य अशा कर्माच्या योगांने पर-आपोआप जोडून घेतात व आपोआपच दूध घेतात; आणि मेष्वराचे आराधन करीत नाहीत. सत्पुं बाहतास; गाईही आपोआपच दूध घेतात; आणि

ते स्वतःच आपल्या संकल्पमात्रानें यज्ञसंभव करिता र करुन विपुलदक्षिणासंपन्न असे यज्ञ करिता. अशा प्रकारे योगाभ्यासानें ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केलेले असेल, त्यांनाच मध्यालयाच्या अधवा औषधींनी याग करण्याचा अधिकार आहे; पण जे अशा प्रकारचे नसतील त्यांना हा अधिकार नाही. कर्मत्याग केलेल्या ज्ञानसंपन्न लोकांची अशी योग्यता आहे, म्हणूनच कर्मसंन्यासाला महत्त्व देऊन मी तुला तसें सांगितले आहे. अभिलाष-शृण्य, कोणताही व्यवसाय न करणारा, नमस्कार आणि स्तुति हांनीं विराहित, परमात्म-स्वरूपी बनल्यामुळे क्षीण नसलेला व कर्मक्षय आलेला जो पुरुष, त्यालाच देव हे ब्रह्मनिष्ठ असे समजतात. हे जाजले, अध्ययन, यज्ञ आणि ब्राह्मणांना दान हीं न करणारा जो पुरुष, त्याला कोणत्या गतीची प्राप्ति होणार आहे? अर्थातून कोणत्याही गतीची नाही. पण ब्रह्मनिष्ठ पुरुषाचे जे हे अभिलाषशृण्य-त्वादि आचार आहेत, त्यांना देवतांप्रमाणे माझ्यांना त्यांचे सेवन केले असतां योग्य प्रकारे परमात्मप्राप्ति होते.

जाजलि म्हणाला:— मुरींचे जे मानसिक यज्ञादि तस्त्व आहे, ते आम्ही कोणाच्याही तोडून ऐकिलेले नाही. कारण ते मोर्डे गहन आहे. प्राचीन प्राचीन लोकांनीही हा योगधर्माच आलोचन केलेले नाही; आणि नवीना जरी हा धर्मचिं त्रान होते, तरी पुढे तो गोपनीय

त्यांनी लोकांमध्ये त्याचा प्रचार नाही. माझी तुजवर, अस्यंत शळा आहे. तेब्हां, हे महालानी बणिकपुत्रा, जर परमात्माने मूळ असलेल्या लोकांकडून शरीर-सभी बहालूनीचे डार्शी मानविक यज्ञ घडत नाही, तर तंग त्यांचा कोणत्या कर्माचा

योगानें सुखप्राप्ति होते, हे मी तुलाच विचारतो; तेब्हां हे मला कथन कर.

तुलाधार म्हणाला:— जे दांभिक असतात त्यांनी अनेक यज्ञ केले तरी ते न केल्याप्रमाणेच होत. त्यांना अंतर्यागाचा (मानसिक यज्ञाचा) अथवा बहिर्यागाचा (ज्योतिष्टोमादि स्थूल यज्ञाचा) वेसील अधिकार नसतो. पण जे श्रद्धालु असतात, त्यापैकी श्रीतयज्ञ करणाऱ्या पुरुषाचा यज्ञ तृप, दूध, वही आणि पूर्णाहुतिद्रव्य हीं देऊन गाय पूर्ण करिते; आणि ज्यांना तो यज्ञ करण्याचे सामर्थ्य नसेल त्यांचा यज्ञ पुच्छकेश, शृङ्ग आणि चरण हांच्या योगानें पूर्ण करिते. कारण, पूर्णपणे यज्ञ केल्यानें जे फळ पिण्ठावयाचे ते गोपुच्छावर पितरांचे तर्पण केल्यानें, गोशृङ्गानें अभिषेक केल्यानें व गोचरणांच्या रजःसंपर्कानें प्राप्त होते. पत्नीवांचून यज्ञ होत नाही हें खरे आहे; व म्हणूनच बूनादिकांनी साध्य होणारा जो हिंसाशूद्य यज्ञ तो करून देवतांसाठी घुतादि द्रव्यांचा उपयोग करण्याच्या हेतूने यांची पुरुष श्रद्धारूपी मानसिक पत्नी निर्माण करितो. अशा रीतीने देवाप्रमाणे अस्यंत सेवनीय असा यज्ञ केला हाणजे योग्य प्रकारे परमात्मप्राप्ति होते. पश्चाचा संबंध असलेले जे काहीं यज्ञ आहेत, स्या सर्वांमध्ये बुरोडाशाचा (जवाच्या पिठाने केलेल्या एक प्रकारहृष्या होमद्रव्याचा) उपयोग करणे योग्य आहे असे सांगितले आहे. हे जाजले, ज्ञानी लोकांच्या हृषीने संबंध नव्या सरकवतीसारळ्या पावित्र असतात; व सर्वच दृष्ट श्रीरैलादिकांप्रमाणे पुण्यकारक असतात. हे जाजले, अंतःकरण

१ त्रिसुपूर्णांतील 'तस्यैव विदुतो' इत्यादि मंत्र पदा.

२ हा अर्य केवळ नीलकंठांचा ठीकेवरून दिलेला आहे. बस्तुतः यांगीय बणुवध ही हिंदा होत नाही.

हेच तीर्थ आहे. कारण, जेथे त्याची एकाग्रता पक्षी म्हणाले:—ब्रह्मन्, अहिंसा व हिंसा होईल तेथे सर्व तीर्थं बास्तव्य करीत असतात. हा दोन कर्माचे फल इहलोकीं व परलोकीं म्हणूनच तीर्थासाठीं तू कोणत्याही देशाला प्रत्यक्ष आहे. हिंसा श्रद्धेचा नाश करिते व गमन करू नको. हे जाजले, अमक्याने अमु- तिचा नाश झाला म्हणजे ती मनुष्याचा अर्थात् कच यज्ञ करावा हेच ठरविष्याचीं जों फलाभि- हिंसा करणाऱ्याचा नाश करिते. श्रद्धालु, लाष, सामर्थ्य आणि ज्ञान हीं कारण, त्यांज- सर्वत्र समटाई, जिंतद्रिय, अंतःकरण शुद्ध वरून धर्म ठरवून मीं तुला सांगितलेल्या हा असरेले आणि कर्तव्य म्हणूनच यज्ञ करणारे अशा प्रकारच्या धर्माचे आचरण करणाऱ्या जे लोक, त्यांनी यज्ञ करणे इष्ट नाहीं असे पुरुषाला शुभ अशा लोकांची प्राप्ति होते. नाहीं. हे द्विज, प्रकाशस्त्री जो परमात्मा भीष्म म्हणाले:—युक्तियुक्त आणि सत्प- त्याजिविषयांची श्रद्धा ही सूर्याप्रमाणे प्रकाश- रूपांनी आचरण केलेले जे हे अशा प्रकारच्या ज्ञान्या सञ्चगुणाची कन्या आहे. श्रद्धा हीच धर्म, त्यांची तुलाधारकाने प्रशंसा केलेली आहे.

अध्याय दोनशे चौमष्टीवा.

—०—

श्रद्धाप्रशंसा.

तुलाधार द्विणाटा:—हे जाजल, सत्पुरुषांनी कर्म करू शकत नाही. ह्याविषयीं पूर्वीं ब्रह्म- अथवा असत्पुरुषांनी आश्रय केलेला जो मार्ग, देवाने म्हटलेल्या गाथा इतिहासज्ञ लोक सांगत त्याचे फल प्रत्यक्ष आहे. तें तू पहा, स्पृणजे तें असतात: शुचिभूत पण श्रद्धाशन्य आणि कृपण कोणत्या प्रकारचे असते हेच तुला कढून येईल. अशा वदवेत्या पुरुषाचे आणि अपवित्र पण तुइया मस्तकावर निर्माण झालेले, तसेच श्येन श्रद्धालु आणि उदार अशा धान्यविक्रिय कर. आणि इतर जातीचेही अनेक पक्षी हा डिकाणी यांया पुरुषाचे द्रव्य यज्ञकर्मामध्ये सारख्याच आसमताद्गारी संचार करीत आहेत. तेव्हां, प्राण्यतेचे आह, असे पूर्वीं देवांनी मानले. हे महाब्राह्मणा, हस्त आणि पाद ह्यांचा त्यांनी त्या दोवांचेही अन्न सारख्याच योग्यतेचे आपल्या देहाच्या डिकाणी सकोच करून त्या आहे असे विचार करून ठरविले, तेव्हां ब्रह्म- त्या डिकाणी प्रवेश करणाऱ्या हा सर्व पक्ष्यांना तूं देव त्यांना म्हणाला:—तुम्हीं ही गोष्ट उलट हाक मार, खणजे तुला तें फल कढून येईल. केला आहे. कारण, उदार अशा धान्यविक्रिय हा पक्ष्यांना तं वाढविल आहेस, ह्यामुळे ते करणाऱ्या पुरुषाचे अन्न श्रद्धेच्या योगाने पवित्र तुला आपला पिताच समजत आहेत; आणि, हे ज्ञाले आहे; आणि दुसरे अर्थात् ओत्रियाचे जाजले, तू निःसंशय त्यांचा पिता आहेस. अन्न अश्रद्धेने मृत केलेले आहे. उदार असा हास्तव त्या आपल्या पुत्रांना हाक मार, भणजे धान्यविक्रियी जरी असला तरी त्याचे अन्न हा धर्माचे फल काय आहे हेच तुला समजेल. भक्षण करण्याला योग्य आहे; तसे कृपणाचे

भीष्म म्हणाले:—मग त्या जाजलीने हाक नाही. जा श्रद्धासंपन्न नसतो त्याला देवांना मारली असतां ते पक्षी धर्म कथन करण्या. होमप्रत्य अर्पण करण्याचा अधिकारच नाहीं साठीं भाषण करू लागले.

व त्याचेच अन्न भक्षण करण्याला योग्य आहे,

असें धर्मवेत्ते लोक समजतात. अशद्वा हें मोठें पाप असलेले भाषण मीं तुला कथन केले. आतां आहे व श्रद्धा ही पापापासून मुक्त करणारी आहे. पुनश्च काय ऐकावें अशी तुझी इच्छा आहे ? ज्याप्रमाणे सर्व आपली जीर्ण झालेली त्वचा टाकून

देतो, त्याप्रमाणेच श्रद्धासंपन्न पुरुष आपल्या पात-
काचा त्याग करतो. श्रद्धापूर्वक जी अकर्मा-
पासून निवृत्ति तीच सर्व पवित्र पदार्थमध्ये

अष्ट आहे. आचरणाचे जे रागलाभादि दोष,
त्यांची निवृत्ति झालेला श्रद्धासंपन्न पुरुष हाच
पवित्र होय. त्याला तपाशीं, आचाराशीं
अथवा शरीराशीं काय करावयाचे आहे ?

मनुष्य हा श्रद्धेचें कार्य असतो. कारण, ज्याची
जरी श्रद्धा असते तो तशा प्रकारचा बनतो.

हे महाज्ञानी जाजले, याप्रमाणे धर्मतत्त्व-
वेत्त्या सत्पुरुषांनी हा धर्म सांगितलेला असून
त्याचे ज्ञान संपादन करावयाची इच्छा शाल्या-
मुळे आहीं ते धर्मदर्शनसंज्ञक मुनीपासून
संपादन केले. ब्रह्मन्, तूंही श्रद्धा ठेव सूणजे
तुला परमात्मप्राप्ति होईल. वेदवाक्यावर विश्वास
ठेवणारा व त्यामध्ये प्रतिपादन केलेल्या विधी-
वर श्रद्धा असलेला आणि आपल्याला उचित
अशा मार्गाचा आश्रय करणारा जो पुरुष
तो अत्यंत श्रेष्ठ होय.

भीष्म म्हणाले:—इतके शाल्यावर पुढे लव-
करच तो तुलाधार आणि जाजलि हे उभयता
महाज्ञानी स्वर्गाला गेले व आपल्या कर्माच्याच
योगानें संपादन केलेल्या आपापल्या स्थानीं
जाऊन सुखानें विहार करून लागले. अस्तु;
अशा रीतीने त्या तुलाधाराने अनेक प्रकारची
भाषणे करून जाजलीची उत्कृष्ट प्रकारं निर्भ
त्त्वना केली आणि सनातन धर्म कथन केला.

त्रा, त्या महातेजस्वी तुलाधाराची
वचने ऐकून तो ब्राह्मण शांति पावला. याप्र-
माणे, युधिष्ठिरा, त्या तुलाधाराने योग्य प्रकारे
दृष्टांत दैडून केलेलं व आतिशय मान्य. अर्थ

अध्याय दोनशे पांसष्टावा.

—०—

विचर्ख्युगीता.

भीष्म म्हणाले:—झाविष्यां लोकांवर दया
करण्याच्या इच्छेने राजा विचर्ख्यु यांने केलेले
जे भाषण तें प्राचीन इतिहास म्हणून सांगत
असतात. तेही मी तुला सांगतो, ऐक.

कोणे ऐक समयीं यज्ञमंडपामध्ये गवालंभ
चालला असतां वृषभाचं शरीर छिन्न केले असून
त्यामुळे गाईचा अत्यंत आक्रोश चाललेला आहे
असें त्या राजाला दिसून आले. तेव्हां ह्या
लोकामध्ये गाईला क्षेम (अभय) असो असें
न्या राजार्न निश्चयाचे भाषण केलं आणि
हिंसा सुरु झाली असतां अशा प्रकारचा आशी-
वांद दिला. आत्मा हा देहच आहे किंवा देहा-
हून भिज आहे अशा संशयाने ज्यांची अंतःकरणे
प्रस्त झाली आहेत, त्या धर्ममर्यादिपासून
विचालित झालेल्या मूर्ख व नास्तिक लोकानीं
हिसेचे वर्णन केलेलं आहे. यज्ञामध्ये असो
अथवा यज्ञवेदिकेहून इतरत्र असो, मनुष्ये
जो पृथंचा वध करितात, तो केवळ स्वतः-
च्याच इच्छेने होय, शास्त्राच्या अनुरोधाने
नव्हे. कारण, कोणत्याही कर्मामध्ये हिंसेचा
संपर्क असू नव्ये असें धर्मात्म्या मनूने सांगि-
नले आहे. ज्या अर्थी हिंसा करू नव्ये असें
प्रमाण आहे, त्या अर्थी सुज मनुष्याने सूक्ष्म
अशाच धर्माचे आचरण करावें; अहिंसा हाच
ने सूक्ष्म धर्म होय. ही अहिंसा सर्व प्राण्यांना
मान्य असून सर्व धर्माहून अत्यंत श्रेष्ठ आहे.
गांवाच्या बाहेर राहून, कडक व्रत आचरण
फूल व वेदामध्ये सांगितलेल्या फलश्रुतीचा

त्याग करून भिसेकरितां मात्र गांवामध्ये जावे

आणि असें करणे हाच आचार आहे, असे समजून गृहस्थाश्रमातील धर्माचा त्याग करावा.

जे लोक कुद्र असतात त्यांनाच कर्मकिंडे प्रवृत्ति

अन्याय दोनशें सहासष्टावा.

—००—

चिरकारिकोपास्यान.

योग्याला फल हें कारणीभूत होतें. यज्ञ, वृक्ष अथवा यज्ञस्तंभ यांच्यासाठी मनुष्ये जे मास उशीरा असो, कर्तव्य कोणतें हें कसे ओळखातात, तें अवैध नव्हे असे म्हणतात: परंतु खावें तें आपण स गा. कार्य हीं अतिशय हा धर्म प्रशस्त नाहीं. सुरा, मय, आसव, दुर्घम असतात; तेव्हां त्यांतुन पार पाडण्याला मत्स्य, मांस व तिलमिश्रित भात यांचे भक्षण सर्वथा आपणच माझे गुरु आहां.

करण्याचा प्रचार धूत लोकांनी पाडलला आहे; भीष्म म्हणाले:—द्याविष्यीं पूर्वीं आंगि-वेदामध्ये याची कल्पना सुद्धां नाही. ब्रह्माना-रस-कुलमध्ये चिरकारी नामक पुस्याच्या साठी, अज्ञानाने आणि लोभामुळे हें हिसा-हातून जे कांहीं घडले होतें, तेच पुरातन स्फी लौल्य अशा लोकांनी प्रकट केले आहे. इतिहास म्हणून सांगत असतात. हे चिरकारिक्यानिष्ठ लोक सर्व यज्ञांमध्ये श्रीविष्णु हाच रिका, तुम्हें कल्याण असो; हे चिरकारिका, तुम्हें अंतर्गत आहे असे समजतात. पायस, पृष्ठे कल्याण होवो. बुद्धिमान् चिरकारिकाच्या आणि वेदांमध्ये जे यज्ञिय वृक्ष म्हणून हातून कार्यामध्ये केव्हांही प्रमाद घडत नसे. सांगितलेले आहेत ते अर्धात त्यांच्या समिधा युधिष्ठिरा, चिरकारी म्हणून गौतमाला यांच्या योगानेच त्यांचा याग सांगितलेला एक महाज्ञानी पुत्र होता. तो चिरकाल विचार आहे. शुचिरूत, अंतःकरण शुद्ध असलेले करून नंतर कोणतीही गोष्ट करावयास लागत आणि सच्चगुणयुक्त असलेले जे लोक, त्यांनी असे. तो कोणत्याही गोष्टीचा चिरकाल विचार उक्तुष्ट प्रकारे संस्कार करून दुसरेही जे कांहीं करीत असे, चिरकाल जागत असे, चिरकाल यज्ञिय द्रव्य तयार केलेले असेल. त्याच्या झोप वेत असे, आणि कार्यास लागावयाचं योगानेही श्रीविष्णुचं आराधन करावे. कारण, आले तरी चिरकालाने लागत असे. हामुळे तें सर्व देवतांना योग्य असेच असते.

त्याला चिरकारी असें ह्याणत असत. त्याला

युधिष्ठिर स्त्रियाला:—शरीर आणि क्लेश अलस (आळशी) असे नांव पडलेले होते. ह्या दोहांचा संबंध अगदी निकट आहे असे कुद्र बुद्धीचे आणि अदूरदर्शी लोक त्याला अल्प-सांगितलेले आहे. अर्थात् कोणतीही शरीर-बुद्धि असे म्हणत असत.

क्रिया केली की क्लेश हे व्हावयाचे. मग सर्व-असो; कोणे एके समयीं त्याच्या मातेच्या धैवत हिसेचा त्याग करावयाचा झाल्यास सर्व हातून व्यभिचार घडला. तेव्हां त्याचा पिता उद्योग सोडून यावे लागतील; आणि असे अतिशय कुद्र झाला; आणि इतर पुत्रांना न झाले ह्याणजे निवीह तरी कसा चालेले? सांगतां त्यानें ह्यालाच सांगितले की, ‘तू

भीष्म ह्याणाले:—शरीर म्लान अथवा मृत्यु-आपल्या मातेचा वध कर.’ याप्रमाणे त्यावेळी वश होणार नाहीं अशा रीतीनेच कर्मचिं विचार न करितां सांगन तो जापक्रेष्ट महाआचरण करावे. सामर्थ्याच्या अनुरोधाने धर्माचे माग्यशाली ब्राह्मण गौतम अरण्यामध्ये निघून आचरण करावे.

गेला. त्या समयीं चिरकारिकाने आपल्या स्वभावाप्रमाणे विचार करून पृष्ठकळ वेळानें

‘ठाक. आहे’ असें उत्तर दिल; आणि पुढे ‘पुत्र हा माझा आत्मा आहे’ असें जे तो त्यासंबंधाने चिरकालपर्यंत विचार करूळ म्हटलेले आहे, तेवढेच पित्याच्या गौरवासंबंधालागला की, आतां मीं पित्याची तरी आज्ञा च्या सिद्धांताला बळकटी आणण्याला पुरेसे कशी पाळावा? आणि मातेचा तरी वध कसा न आहे. पोषण आणि अध्यापन करणारा गुरु हा करावा? हा धार्मिक संकटामध्ये मी एखादा श्रेष्ठ असा धर्मच होय. माझा पिताही तसाच दृष्ट मनुष्याप्रमाणे मम होऊन जाणार नाहीं आहे. पिता जे संगोल तो धर्मच होय, असा असें होण्याला उपाय काय? पित्याची आज्ञा वेदाचाही निर्णय आहे. पित्याला पुत्रापासून हा श्रेष्ठ असा धर्म असून मातेचे संरक्षण हाही काय तें प्रेम मात्र मिळते; पण पुत्राला सर्व पुत्राचा स्वधर्मच आहे. पुत्रत घ्यणजे पराधीन-कांहीं पित्यापासूनच मिळते. शरीरप्रभृति ज्या पणा आहे हें खरें आहे; परंतु त्यामुळे जर मीं कांहीं देय वस्तु आहेत त्या सर्व एकडा पिताच पित्याच्या आज्ञेप्रमाणे मातेचा वध केला, तर देतो. ह्यास्तव पित्याची आज्ञा पाळली पाहिजे. मला क्षेत्र होणार नाहींत काय? स्वीजातीचा त्याविषयी केवळांही विचार करीत बसू नये. व त्यांतुनही मातेचा वध करून कोणाला कधीं पित्याची आज्ञा पाळणाऱ्या पुत्राकडून पातके तरी सौख्य होणार आहे काय? वर्ते, पित्याचा घडलीं तरी तो पित्राज्ञापालनाच्या योगाने तरी अवमान करून कोण राहू शकणार आहे? पवित्रच होतो. उपरोग्य वस्तु, भक्ष्य पदार्थ, पित्याची अवज्ञा न करणे हें योग्य आहे वेदाध्ययन, लौकिक शिक्षण आणि गर्भाधानादि आणि मातेचे संरक्षण हाही धर्म आहे. तेव्हां संस्कार ह्या सर्वाविषयीं पिता हाच प्रमाण होय. योग्य आणि सामर्थ्यसंपन्न अशा ह्या उमयतां- पिता हाच धर्म, पिता हाच स्वर्ग, व पिता चाही अतिक्रम मजकडून बिलकुल होणार नाहीं हाच श्रेष्ठ असें तप आहे. पिता संतुष्ट शाला असे कोणत्या उपायाने घेडल? आपले शील, म्हणजे सर्व देवता संतुष्ट होतात. मनुष्याला आचार, नांव आणि कुल हीं कायम रहावीं त्याचा पिता जे बोलेल तो आशीर्वाद लागतो. म्हूळन पिता गर्भाच्या स्वरूपाने आपलेच शरीर पित्याने अभिनंदन केले म्हणजे पुत्र सर्व पातकां-भार्येच्या ठिकाणी ठेंदीत असतो हें मला माहीत पासून मुक्त होतो. पृष्ठ वंदापासून खालीं आहे. मानेने व पित्यानेहीं पुत्रधर्माचे पालन पडते, व फळ वृक्षापासून खालीं पडते; अर्थात् करण्यासाठीच मला जन्म दिलेला आहे. ते देठ आणि त्रृक्ष हे पृष्ठाचा आणि कलाचा उमयतां माझ्या जन्माला कारणीभूत आहेत, हें त्याग करितात. परंतु प्रेमाने युक्त असल्यामुळे, मला माहीत आहे. हें ज्ञान नष्ट होणार नाहीं, जरी क्षेत्र झाले तरी पिता आपल्या पुत्राचा अर्थात् मालेला माता नव्हे असें समजण्याचा त्याग करीत नाहीं. हा पुत्राच्या पितृगौरवायोग येणार नाहीं असा उपाय कोणता? संबंधाने विचार झाला. सारांश, पितृस्थान हें पित्याने जातकर्माच्या वेळीं “तूं पाशाणाप्रमाणे कांहीं अगदीं लहान अर्थात् कमी योग्यतेचे अच्छेद आणि प्रशृतप्रमाणं माझ्या शत्रुंचा लेद नाहीं. आतां मातेसंबंधाने विचार करूळ करणारा हो.” असें जे म्हग्ले आहे, आणि हा जो माझे टायीं पंचमहाभूतांचा सम-उपनयनापूर्वी प्रवासांतून आल्याबरोबर पुत्राच्या दाय आहे व ज्याच्या योगाने मला मनुष्यत्व मन्तकावे अवघाण करून जा करणे हा प्राप्त आले आहे, त्याला, अग्रीस कारण अस-जो उपाकर्मसंज्ञक एक विभिं आहे, तो करितांन, णाऱ्या अरणीप्रमाणे माझी माताच कारणीभूत

आहे. माता ही मनुष्यांचे देहाची एके अरणीच असते, ती उमयतांनी अर्थात् भावी पुत्राच्या आहे. माता हे कोणत्याही पीडित झालेल्या मातापितरांनी केलेली असते, हे खेर आहे. मनुष्याला सुखप्राप्तीचे साधन आहे. माता तथापि तशा प्रकारची खरी इच्छा मातेच्याच असली तरच मनुष्य सनाथ असतो, नाहीं तायी असते. मुलांचे गोत्र कोणते हे मातेलाच अवत तो अनाथ होय. जो मनुष्य दिरिदी असला गत असते व तो कोणाचा हांचेही ज्ञान मातेलाच तरी आई म्हणून घरामध्ये येतो, तो शोक असते. केवळ उदरामध्ये वागविल्यामुळे मातेला पावत नाहीं, आणि त्याला वाढूक्य येत नाहीं. पुत्राच्या योगानें आनंद होतो व ती त्याजवर पृत्रपोत्र हांनीं मनुष्य युक्त असला तरी त्याला प्रेम करिते: अर्थात् पुत्रालाही मातेच्या योगानें मातेचा आश्रय असल्यास तो आपल्या वयाच्या आनंद झाला पाहिजे व त्यानेही तिजवर प्रेम शंभराच्या वर्षाच्या शेवटीही दोन वर्षाच्या केलं पाहिजे, अशी मातेची योग्यता आहे. पण लहान मुलाप्रामाणे वागेल! मुलगा समर्थ असो वस्तुत: संततीही पित्याचीच आहे. अर्थात् तिजवा असमर्थ असो, तो पृष्ठ असो अथवा कृश वर पित्याचाच अधिकार असतो. सारांश, मीं असो, माता त्याचं यथाविधि संरक्षण करतेच; जरी मातेवर प्रेम करणे योग्य असले, तरी मजतेसे दुसरा कोणताही पोषक करीत नाहीं. वर पित्याचा अधिकार असल्यामुळे त्याची ज्या वेळीं मनुष्याला मातेचा वियोग होतो, आज्ञा मला मान्य करणे भाग आहे. वरें पण, त्या वेळीचं तो खरा वृद्ध होतो, त्या वेळेसच स्वतः पाणिघण करून पतिपत्नीत्वाचं नाहेते तो खरा दुःखी होतो, आणि त्या वेळीच जडल्यानंतरही जर पुरुष परस्तीगमन करतील, त्याला सर्व जग ओसाड होतें! अनेक प्रकारच्या तर स्वधर्मत्याग केल्यामुळे ते अपूज्य होतील. तापांनी तप मातेल्या मनुष्याला मातेसारखी पण माझा पिता तसा नाहीं, ह्याणून तो पूज्यच दुसरी सावली नाहीं: मातेसारखी दुसरी गति आहे: आणि यासाठीच त्याची आज्ञा मान्य नाहीं; मातेसारखा दुसरा रक्षक नाहीं; आणि केली पाहिजे. पण आतां माझ्या मातेवर हाचा मातेसारखी प्रिय अशीही दुसरी कोणी नाहीं. काय अधिकार आहे? पति खर्चिं पोषण मातेला धात्री ह्याणण्याचे कारण—ती आपल्या करितो ह्याणून त्याला भर्ता असे ह्याणतात; व उदरामध्ये मुलाला धारण करिते; तिला जननी तो तिचे रक्षण करतो ह्याणून त्याला पति असे ह्याणतात याचे कारण ती जन्म देते; तिला ह्याणतात. पण पोषण करणे आणि रक्षण करणे अंबा ह्याणतात याचे कारण ती मुलाच्या हीं दोन्ही कृत्यें ज्यांने सोडून दिलीं असतील, अंगांचे संवर्धन करिते; तिला वीरसू ह्याणण्याचे तो स्वीकृता पति नव्हे आणि भर्ताही नव्हे. कारण ती वीरपुरुष प्रसवते; आणि तिला शुश्रु 'म्हणूनच तिजवर त्याचा अधिकार नाहीं हे ह्याणतात याचे कारण ती अर्भकाची शुश्रूषा उघड आहे. तसेच, व्यभिचाराच्या कामीं करिते. माता ही प्रत्यक्ष आपला देहच होय. स्वीकृता अपराध नसून पुरुषाचा अपराध ज्याचे मस्तक मेंदूच्या अभावामुळे पोकळ असतो. कारण, तोच परस्तीगमनाचे आचरण झालेले नाहीं असा कोणताही सचेतन पुरुष करतो. प्रार्थना करणारा पुरुष नसेल तर अशा ही आपल्यां मातृरूपी देहाला ठार करणारा प्रकारचा दोष घडण्याचा प्रसंगाच येणार नाहीं. नाहीं. समागमकालीं पतिपत्नीची आपल्याला ह्याणूनच हा त्याचाच अपराध आहे. त्यांतूनही अमुक प्रकारचा पुत्र व्हावा अशी जी इच्छा माझ्या मातेने व्यभिचार केला आहे असे

मुळींच नाही. कारण, स्त्रियांना पति हाच काय तो सर्वांहून अधिक आणि तोच त्यांचे श्रेष्ठ असें दैवत आहे, असें सांगितलेले आहे. माझ्या मातेकडे आलेला पुरुष माझ्या पित्यांचे स्वरूप धारण करून आला होता, ह्यामुळे माझ्या पित्याच्या शरीरासारखेच त्यांचे शरीर आहे असे पाहून अर्थात् तो आपला पति आहे असे समजून त्याला माझ्या मातेने आपले श्रेष्ठ असे शरीर अर्पण केले. सारांश.

अशा कामीं स्त्रियांचा अपराध नसतो,—पुरुषांचा अपराध असतो. कारण, स्त्रियांना जांचे रूप घेऊन अतिथिधर्मानें माझ्या आश्रमाप्रत्येक कार्यामध्ये पुरुषाच्या अनुरोधानें मध्ये आला, तेव्हांमी स्वागतपूर्वक पूजन वाणावे लागते. माझ्या मातेकडे इंद्र करून मधुर शब्दांनी त्यांचे श्रम दूर केले; आलेला होता. स्त्रियांना संभेगजन्य तुम्ही-आणि योग्य प्रकारे त्याला अर्धपाय देऊन संवंधाने ‘प्रसव होईतोंपर्यंत पुरुषसमागम ‘मी आपल्या अधीन आहें’ असें त्याला बोललो. घडेल’ असा वर त्यांनेच दिलेला आहे; व कारण, अशा उपचारांनीं तो माझ्यावर प्रेम ह्या वरांचे स्मरण होण्यासाठीच त्यांने त्यांचे करील अशी माझी कल्पना होती. असे असतां डिकाणीं रजोरूपानें ब्रह्महन्त्येचा अंश टेवलेला इंद्राकडुन अशी अभद्र गोष्ट झाली आहे, तेव्हां ह्या-आहे; अर्थात् त्या वरांचे स्मरण होण्याला मध्ये स्त्रीचा कांही अपराध नाही. सारांश, या कामीं तोच कारणीभूत आहे. असे असतां त्यांने हें माझ्या स्त्रीचा अपराध नाही, माझा अपराध नाही, कर्म केले त्या अर्थी त्याचाच हा अर्धम आहे आणि पांथांचे स्वरूप धारण केलेल्या देवाधि-हें उघड आहे; यांत संशय नाही. अस्तु; प्रथम पति इंद्राचाही अपराध नाही. हा जो अपराध स्त्रीजाति, त्यांतन माता, आणि त्यांतनही आहे तो केवळ योगधर्मसंवंधीच्या आमच्या अधिक मोठेपणा असलेली जी स्त्री ती वध प्रमादाचा होय. कारण, जर योगधर्ममध्ये करण्याला अयोग्य होय. ज्यांना बिलकूल प्रमाद घडला नसता, तर पुढे होणाऱ्या गोष्टी ज्ञान नाहीं अशा पशूना सुद्धां हें मला पूर्वी सहजच कळून आल्या असत्या. कळून येईल. एकट्या पित्याच्या डिकाणीं या प्रमादाच्या योगानेच इर्ष्या उत्पन्न हेते व सबै देवतांचा समुदाय वास्तव्य करितो, असे तिजपासून दुःख निर्माण होते, असे उर्ध्वरेत्या सुझ लोक समजतात; पण सर्व मनुष्ये आणि मनीनीं म्हटलेले आहे. मी देखील ह्या इर्ष्ये-देवता ह्या दोहोंचाही समुदाय प्रेमानें मातेच्या नेच आक्रांत झाल्यामुळे पापरूपी सागरामध्ये सान्निध्यास राहतो. सारांश, पित्यापेक्षां मातेची मध्य होऊन गेलों आहें. स्त्री पतिच्या दुःख-योग्यता अधिक आहे.

याप्रमाणं, राजा, चिरकारिक हा कोण- असे ह्याणतात. तिचे पोषण अवश्य केले पाहिजे तेही काम उशीरां करीत असल्यामुळे मातेच्या म्हणून तिला ‘भार्या’ असे ह्याणतात. माझी स्त्री वथासंवंधाने अतिशय विचार करीत असतां वासिता आहे व भार्याही आहे. अशा साध्वी

त्वीचा मीं वध केला आहे; तेव्हां आतां मला यापातकापासून कोण तारणार ? ह्या अपराधां संवंधानें मी उदारबुद्धि अशा चिरकारिकाला आज्ञा केलेली आहे. तेव्हां तोच जर त्या कार्मीं चिरकारी (फार वेळानें काम कराणारा) असा झाला असेल, तर तो मात्र माझे या पातकापासून संरक्षण करील. वा चिरकारिका, तुझे कल्याण असो ! चिरकारिका, तुझे कल्याण असो ! जर आज तू चिरकारी झालास तर मात्र खरा चिरकारी ओहस ! चिरकारिका, आज तू माझे, हातामध्ये शस्त्र घेऊन उमा आहे व तो नम्रआपल्या मातेचे, मीं संपादन केलेल्या तपाचं पणाच्या गोष्टी बोलत असून स्वतःच्या कर्माणि तुझे स्वतःचे ह्या पातकापासून संरक्षण विषयीं कठी झाला आहे, आणि आपण कर. आज तू चिरकारी हो. तू अतिशय बुद्धीवान् असल्यामुळे चिरकारित्व हूऱ्या ठिकाणी नंतर्मिकच आहे, तें आज सफल होऊऱ्यां दे आज तू चिरकारी हो. हे चिरकारिका, तुझ्या मातेने तुझी चिरकाल इच्छा केली होती आणि तुला चिरकाल गम्भीर्यां धारण केले होते, तेव्हां आज मातेचे संरक्षण करून तू आपल्या चिरकारित्वाचे साकल्य कर. कार्य गडवडीने केल्यास त्यापासून पुढे कदाचित् संताप होण्याचा संभव असतो, ह्यामुळे त्याचा पूर्णपणे विचार करण्यासाठी तू विलंब लावीत असतोस; आणि कोणत्याही कार्यापासून तुला निवृत केला तरी तू एकदम तें सोडून शोधीं न जातां त्यासंवंधाने विचार करून पुढकळ वेळानें निद्रित होतोस. तेव्हां, हे चिरकारिका, ह्या वेळीही विचार करून तू आम्हां उभयतांना चिरकाल होणाऱ्या ह्या तापापासून मुक्त कर!

राजा, ह्याप्रमाणे त्या वेळीं त्या महर्षीं गौतमाला दुःख झाले. पुढे त्याला आपल्या जवळच असलेला आपला पुत्र चिरकारिका दिसला. विश्वाला पाहून चिरकारिकालाही अतिशय दुःख झाले व तो हातांतील शस्त्र

घाकून, व चरणांवर मस्तक टेवून पित्याला प्रसन्न करू लागला. तेव्हां भूमीवर मस्तक टेकून नमस्कार करणाऱ्या आपल्या त्या पुत्राला आणि (लज्जेमुळे) पाषाणवत् स्थित असलेल्या आपल्या पत्नीला पाहून गौतम अत्यंत आनंदित झाला. त्या निर्जन प्रदेशामध्ये त्या महात्म्यानें आपल्या पत्नीचा वध केला नाहीं, व आध्रमामध्ये आपल्या पुत्राचे समाधान केल. प्रथम मात्र 'ठार कर' अशी आपली आज्ञा झालेली असून पुत्र आपल्यां घटलेल्या मानुवधूर्षी अविचाराच्या धर्मावर हा भीतमुळे पांघरूण घालीत आहे, असे गौतमाला वाटले. पण तसे नाहीं असे जेव्हां येतांच आपल्या चरणीं नम्रही झाला आहे, असे पाहून, शस्त्रग्रहण केल्याच्या येणाने घडलेल्या मानुवधूर्षी अविचाराच्या धर्मावर हा त्याला कळून आले, तेव्हां त्याने चिरकाल त्याची स्तुति केली, चिरकाल त्याच्या मस्तकाचे अववाण केले, चिरकाल त्याला बाहुं आलिंगन दिले, आणि चिरंजीव असे म्हटले. अशा रीतीने प्रेम आणि आनंद हांनी युक्त असलेला तो महाज्ञानी गौतम आपल्या पुत्राचे अभिनंदन करून असे ह्याला:—चिरकारिका, तुझे कल्याण होवो. तू चिरकाल चिरकारी (विलंबानें कर्म करणारा) हो. हे सौम्या, तुझ्या हातून विलंब घडला म्हणूनच मला चिरकाल दुःखी व्हावे लागले नाही. असे ह्याला त्या विद्वान् मुनिशेष गौतमानें, धैर्यसंपन्न आणि चिरकारी पुरुषांच्या ठायीं असणाऱ्या गुणासंवंधानेकांही गाथा म्हटल्या. त्या अशा:—मैत्री जोडावयाची ती विलंबानेच जोडावी व एकदा जोडली ह्याजे ती सोडावयाची झाली तरी

विलंबानेच सोडावी. कारण, पुष्कळ वेळानें जोडलेली मैत्री पुष्कळ वेळ कायम टेवावी हेंच योग्य आहे. प्रेम, गर्व, मान, द्रेह, पाप-कर्म आणि अनिष्ट गोष्ट करावयाची शाल्यास विलंबाने करणारा पुरुषच स्तुतीस पात्र होय. पितामह, राजाने कोणालाही पीडा न देतां बंधुजन, मित्र, पोट्यवर्ग आणि स्त्रीजन हांज-प्रजेचे संरक्षण करून करावे, असा मी आपणांस कडून अस्पष्ट असे अपराध घडले असतां मनु-पश्च करितो; तेहां कृपा करून आपण याचं प्याने चिरकारी असणे प्रशस्त होय. अस्तु; हे उत्तर सांगा.

भरत वंशजा कुरुकुलोत्पन्ना युधिष्ठिरा, अशा रीतीने आपल्या पुत्राच्या त्या कृत्यामुळे अर्थात् चिरकारित्वामुळे त्या टिकाणीं गौतमाला आनंद झाला. अशा रीतीने कोणत्याही कार्यासंबंधाने केल्यास चिरकालपर्यंत ताप भोगावा लागत नाही. चिरकालपर्यंत कोपाचा निश्रह करणारा व चिरकालपर्यंत किया न घडूं देणारा जो पुरुष त्याच्या हातून पश्चात्तापजनक कर्म होणे अशक्य आहे. वडील मनुष्यांची चिरकाल सेवा करावी; ती बसत्यानंतर बसून त्यांचे पूजन करावे; धर्माचे सेवन चिरकाल करावे; कोणत्याही गोष्टीचा शोध समागम केला, सदाचारसंपन्न पुरुषांचे चिरकाल सेवन केले, आणि आपले ठावीं चिरकाल विनय संपादन केला, ह्यांजे मनुष्य चिरकालपर्यंत तिरस्काराला पात्र होत नाही. धर्मासंबंधाने कांहीं वचने उच्चारणाऱ्या शब्दांनीही जरकांहीं विचारिले तर बराच वेळ विचार करून उत्तर द्यावे, ह्यांजे चिरकालपर्यंत दुःखाचा अनुभव द्यावा लागत नाहीं. असो; पुढे, अस्यंत नंतर आपल्या पुत्रासह स्वर्गला गेला.

अध्याय दोनशें सदुसद्यावा.

—::—

द्युमत्सेन व सत्यवान् यांचा संवाद. युधिष्ठिर ह्याणालाः—हे सत्पुरुषेष्ट विलंबाने करणारा पुरुषच स्तुतीस पात्र होय. पितामह, राजाने कोणालाही पीडा न देतां बंधुजन, मित्र, पोट्यवर्ग आणि स्त्रीजन हांज-प्रजेचे संरक्षण करून करावे, असा मी आपणांस कडून अस्पष्ट असे अपराध घडले असतां मनु-पश्च करितो; तेहां कृपा करून आपण याचं प्याने चिरकारी असणे प्रशस्त होय. अस्तु; हे उत्तर सांगा.

भीष्म ह्याणालः—ह्याविषयी राजा सत्यवान् यांचा द्युमत्सेनार्थीं जो संवाद झालेला आहे, तो प्राचीन इतिहास ह्याणन सांगत असतात. पित्याच्या आज्ञेवरून जेव्हां वध्य पुरुष वध करावयासाठी नेण्यांत येऊं लागले, तेहां पूर्वी कोणीही न केलेले असे भाषण सत्यवानांने केले, असे आमच्या एकण्यांत आहे.

सत्यवान् ह्याणालाः—धर्मही केव्हां केव्हां अधर्म होतो व केव्हां केव्हां अधर्मलाही धर्माचे स्वरूप येते. वध हा धर्म होईल अशी गोष्ट केव्हांही घडणार नाही !

द्युमत्सेन ह्याणालाः—वध न करेण हात जरवन, वध्य पुरुषाचा जर वध केला नाहीं, तर संकर होऊं लागेल; आणि असे झाले ह्याणजे संकर कलियुगामध्ये अमुक वस्तु मासां आहे असे विनय संपादन केला, ह्यांजे मनुष्य चिरकाल-ह्याणण्याकडे कोणाचीही प्रवृत्ति होणार नाहीं. धर्म आहे, तर मग अधर्म तो कोणता ? हे सत्यवान् आणि ह्याणनच लोकव्यवहारही चालणार नाही, असे आह्यांला वाटते. पण वध केला नाहीं तरीही संकर होणार नाहीं अशा प्रकारचा कांहीं उपाय तुला माहीत असेल तर आह्यांला सांग.

सत्यवान् म्हणालाः—क्षत्रिय, वैश्य आणि मोठी तपश्चर्या असलेला तो गोतम ब्राह्मण शूद्र हे सर्व त्रिवर्णिक ब्राह्मणाच्या अधीन अनेक वर्षपर्यंत त्या आश्रमामध्ये राहून तद-टेवावे. त्यांना धर्मरूपी पाशाने जखडून टाकले म्हणजे इतर संकरजातीय लोक सुद्धां धर्माचे आवरण करू लागतील. तथापि तसे न घडले तर, जो जो मनुष्य अपराध करील त्यांचे

नांव ब्राह्मणानें 'हा माझे ऐकत नाहीं.' युमत्सेन म्हणाला:—'ज्या मर्यादेने प्रजेचें असे म्हणून राजाला कळवावें व राजानें नियमन करणे शक्य होईल, ती सर्व मर्यादा त्याला दंड करावा; तोही शंरीराचा नाश हा धर्मच होय. हा मर्यादेचे जोवर उल्लंघन होणार नाहीं अशा प्रकारचा दंड झाले नाहीं तोवर शासन करण्याचेही कारण करावा. अपराधाचे कर्म आणि नीतिशास्त्र नाहीं. पण मर्यादेचे अर्थात् धर्माचे उल्लंघन शांचा बरोबर विचार न करितां त्याच्या ज्ञान्यानंतरही चोरांचा वध केला नाहीं तर उलट आचरण करू नये. राजानें एका सर्व जग चोरांनीं आक्रांत होऊन जाईल. चोराला ठार केले तर त्यामुळे पूर्वी, अलीकडल्या व पलीकडच्याही काढात निरपराधी अशा अनेक पुरुषांचा वध प्रजांचे उत्कृष्ट प्रकारे नियमन करणे सोरे घडतो. एका पुरुषाचा वध केला तरी इतरांचे होतें. कारण त्या मृदु, अतिशय सत्यनिष्ठ, जीवित त्याजवरच अवलंबून असल्यामुळे द्वोह आणि कोप अल्प असणाऱ्या अशा त्याची भार्या, माता, पिता, पुत्र इत्यादिकांचा होत्या. म्हणूनच पूर्वी विकार हाच त्यांना दंड वध केल्याप्रमाणेच होतें; खणूनच दुसऱ्याने होता. पूढे वागङ्दं सुरु झाला; तदनंतर द्रव्य-अपराध केला तर राजाने त्याच्या देढाविषयी हरणरूपी दंड अमलांत येऊ लागला; आणि योग्य प्रकारे विचार करावा. मनुष्य दुष्ट आता वधरूपी दंड प्रचारांत आलेला आहे. असला तरी सत्संग घडून तो एखोद वेळी आजकाल ह्या वधदाच्या योगानेही कांहीं सुस्वभावीही बनतो व तो जरी दुष्ट असला तरी लोकांचे नियमन होणे अशक्य झाले आहे. त्याची संतति चांगली निपजते; खणूनच कोणा- चोर हा कोणा मनुष्याचा नव्हे व देवांचा, चा समूल नाश करू नये; त्या दोषाचे प्रायश्चित्त गंधर्वाचा, अथवा पितरांचाही नव्हे. अर्थात् तो वधाप्रमाणेच—पण योडेसेच क्रेश होतील अशा कोणाचाही संबंधी नव्हे अशी श्रुति आहे; गीतीने केले पाहिजे.चोराला सर्वस्व हरण करण्या- आणि हें खेरेच आहे. कारण, वस्तुतः ह्या ची भीति दाखवावी, बद्ध करावा, आणि विरुप- लोकामध्ये कोणी कोणाचा नाहीं. अशा दुष्ट-ही करावा: परंतु त्याचा वध करून त्याच्या बुद्धीच्या डिकाणीं ज्याला नियंत्रितपणा उत्पन्न व्रीपुत्रादिकांना उपजीविकेची पंचाईत पडून करतां येईल तो स्मशानभूमीतूनही करम्बे क्रेश होतील असें करू नये. जर ते अपराधी काढू शकेल आणि पिशाचांपासूनही देवतांचे शरणार्थी होऊन पुरोहिताकडे आले आणि 'हे आचार संपादन करू शकेल !'

ब्रह्मन्, आही पुनः पाप करणार नाहीं.' असे सत्यवान् खणाला:—'त्यांना सच्छील करता खणाले, तर त्यांना सोडून दिले पाहिजे, अरी येणे किंवा हिसा न करितां त्यांचे संरक्षण विधात्याची आज्ञा आहे. दंड व कृष्णाजिन करतां येणे जर आपणांस शस्य नसेल, तर धारण करणाऱ्या ब्रह्मनिष्ठ संन्याशाकडून अप-एखाद्या यज्ञाचा लाभ करून घेण्यासाठी राध घडल्यास तोही शासन करण्यास योग्य तरी त्यांचा नाश करा. राजे हे लोकांचा आहे. अपराध कारच मोठा असला तर त्याला व्यवहार उत्कृष्ट चालावा. खणून श्रेष्ठ प्रकारच्या दंडही फार मोठा करावा आणि पुनःपुनः तपांचे आचरण करीत असतात. त्यांना अपराध घडला तर पाहिल्या वेळेप्रमाणे त्यांना आपल्या राज्यामध्ये अशा प्रकारचे चोर सोडून देणे योग्य नाहीं.

असल्याबद्दल लजा वाटते; व म्हणूनच प्रज

निर्देष असाध्या अशा इच्छेने ते तपसी जे पितामहादि पूर्वज, त्यांनीही मला असेच होऊन राहतात. केवळ भीति दाखविली तरी सुचविलेले आहे. हिंसाशून्य अशा दंडाची प्रजा सदाचारी बनतात. हामुळे दुष्ट लोकांचा योजना करून राजांने कृतयुगामध्ये हें भूमेंडल सुद्धां वध राजे केवळांही स्वच्छंदपणे करीत आपल्या अधीन ठेवावें; त्रेतायुगामध्ये हा नाहीत; तर पुण्यकर्म करूनच वहुधा प्रजेचे धर्मातील एक चतुर्थांश कमी करून चालावें; शासन करितात. राजा श्रेष्ठ असला हृणजे अर्थात् पूर्वपिक्षां दंडांचे स्वरूप जरा वाढवावें; त्याच्या कल्याणकारक अशा आचरणाचे द्वापरयुगामध्ये हा धर्माचा एक द्वितीयांश लोक अनुकरण करूं लागतात. कारण, योर कायम ठेवावा व कलियुगामध्ये एक चतुर्थांशाचे मनुष्याच्या आचरणाचे अनुकरण लोक नेह-अवलंबन करावे. कलियुग प्राप्त झाले हृणजे भीत्वा करीत असतात. जो राजा स्वतःच्या कालविशेषाच्या योगानें व राजाच्याही दुराच-अंतःकरणाचा उपशम न करितां दुसऱ्यांना रणाने धर्माचा केवळ एक पोटशांश अवशिष्ट ताळ्यावर आणण्याचे मनांत आणतो, त्या राहील, अशा वेळी, हे सत्यवैनं, हिंसाशून्य दंडियें विषयाचे अधीन झालेल्या राजाला लोक अशा मुख्य दंडाचा प्रयोग केल्यास सर्वत्र संकर हसूं लागतात.

होऊं लागेल. सत्याचे संरक्षण करण्यासाठी

* गर्वांने अथवा मोहांने जो कोणी आयुष्य, शक्ति आणि काट हाण्याचा विचार राजाशी अयोग्य प्रकारचे वर्तन करील त्याचे करूनच दंडाची आज्ञा केली पाहिजे. कारण, हव्यात्या उपायानें शासन केले पाहिजे. कारण, असे केले असतां विपूल अशा धर्मकलाचा असे केले हृणजेच तो पापकर्मापासून निवृत्त त्याग घडत नाही. असे प्राण्यांवर दया करहेतो. ज्याला पापाचे नियमन करण्याची इच्छा याच्या इच्छेने स्वायंभूत मनूने सांगितलेले आहे. आहे, त्याने प्रथम आपल्या अंतःकरणाचे नियमन केले पाहिजे; आणि आपल्या अगदी जवळच्या बांधवांकडूनही अपराध घडला तरी त्यांना मोठा असाही दंड केला पाहिजे. ज्या ठिकाणी पाप करणाऱ्या नीच मनुष्याला महादुःख भोगावें लागत नाही, त्या ठिकाणी पापांची ऐश्वर्य, वीर्य, कीर्ति, संपत्ति, वराग्य आणि अभिवृद्धि होऊन धर्माचा सात्रीने नहास होतो ज्ञान हा सहा गुणांची प्राप्ति कोणत्याही असे करूणाशील व विद्वान् अशा ब्राह्मणाने प्राण्याशी विरोध न घडतां करून देणारा जो मला पूर्वी शिक्षणाच्या स्फुराने सांगितले आहे; योग, तो आपण मला सांगितला आहे. आतो आणि दयेमुळे प्रजेला आश्वासन देणारे माझ योग आणि गृहस्थर्थम हा दोहोचेही फल

अध्याय दोनशे अडुसष्टावा.

—०:—

गोकपिलसंवाद.

युधिष्ठिर म्हणाला:—हे पितामह, संपूर्ण दुःख भोगावें लागत नाही, त्या ठिकाणी पापांची ऐश्वर्य, वीर्य, कीर्ति, संपत्ति, वराग्य आणि अभिवृद्धि होऊन धर्माचा सात्रीने नहास होतो ज्ञान हा सहा गुणांची प्राप्ति कोणत्याही असे करूणाशील व विद्वान् अशा ब्राह्मणाने प्राण्याशी विरोध न घडतां करून देणारा जो मला पूर्वी शिक्षणाच्या स्फुराने सांगितले आहे; योग, तो आपण मला सांगितला आहे. आतो आणि दयेमुळे प्रजेला आश्वासन देणारे माझ योग आणि गृहस्थर्थम हा दोहोचेही फल

* एथपासून अध्यायाच्या शेवटपवेतचे सर्व पादन या भाषणात आहे. मूळांत हे सर्व भाषण भाषण शुमत्तेनाचे असावें असे स्पष्ट दिसते. सत्यवानाच्याच तोंडी आहे. पण मूळ दुरुस्त कारण, पुढे एके ठिकाणी ‘सत्यवन्’ असे करण्याचा जात्यांस अधिकार नसल्यामुळे ते संबोधन आहे, तें सत्यवानाच्या मुर्खी असें शक्य आहे तसेच ऐवून, आद्यास आलेली शंका नाही. तसेच, सत्यवानाने आरभी जो वघरूप येये नमूद करण्यापलीकडे अधिक कांही करितां दंडेचा विषेष केला आहे, त्याच्या विशद्द प्रति येत नाही.

ज्याच्या योगानें मिळेल अशा प्रकारचा धर्म आहेत असे समजतात. परमात्म्याला कोणत्याही मला आपण कथन करा. हे पितामह, गृहस्था- प्रकारचा लोभ नाही, इच्छा नाही आणि श्रमासंबंधी धर्म आणि योगधर्म हे एकाच तापही नाही. तेव्हां कोठं कोणतेही कार्य कार्यासाठी प्रवत्त झालेले आहेत; तथापि त्यांतून न करणाऱ्या त्या परमात्म्याला वेष्ययुक्त अशा श्रेष्ठ कोणता हे मला सांगा.

गोटी सांगण्याची इच्छा कशी असेल?

भीम म्हणाले:— या दोनही धर्मांचे वेभव कपिल ल्लाला:— मी वेदाची निंदा करीत फार मोठें आहे व दोहांचेही आचरण घडणे नाही आणि त्यामध्ये वेष्य आहे असे देखील अतिशय कठीन आहे. दोघांचेही फल फार मी केव्हांही ल्लाण इच्छीत नाही. आश्रमस्थ मोठे आहे आणि सज्जनांनी या दोहांचेही लोकांची जीं निरनिराकीं कर्म आहेत, त्या आचरण केलेले आहे. हे कंतीपृत्रा, आतां सर्वांचे प्रयोजन एकच आहे, असे आमच्या मी तुला या डिकाणीं या दोनही धर्मांच्या ऐकण्यांत आहे. संन्यासी, वानप्रस्थ, गृहस्थ धर्मतत्त्वासंबंधाच्या संशयाचा उच्छेद करणारे आणि वृद्धचारी हे सर्वही परमपदाला जातात. असे प्रामाण्य सांगतो, ते एकांश अंतःकरणानें कारण, या चाही आश्रमांचे जे चार शास्त्र श्रवण कर. युधिष्ठिरा, याविष्यांची कपिल आणि भार्ग आहेत, ते परमात्म्याच्या डिकाणीं जाऊन देनु हांचा पूर्वी घडलेला संवाद इतिहास पोहोचण्याचीं साधने आहेत. पण फलांमध्ये म्हणून सांगत असतात, तो ते एक.

मात्र बलवत्ता, निर्बलपणा, श्रेष्ठता आणि निकृ-

पूर्वी नहुपाच्या वरीं जेव्हां त्वाटा आला, दृष्टा हीं सांगितलेलीं आहेत. सारांश, फलाची तेव्हां प्राचीन, सनातन आणि एकरूप अशा अपेक्षा केली तरच त्यामध्ये अशा प्रकारचे वेदवचनांचा विचार करून नहुपाने येत्तु भेद आहेत; हे सर्व जाणनच म्वर्गादिफल-वय केला होता. असे आमच्या ऐकण्यांत प्रामीसाठीं कर्म करावीं अशी वैदिक वचने आहेत आहे. त्या वर्ढी उदारांतःकरण, सत्त्वस्थ, ध्यान- आणि कर्म (अर्थात् काम्य कर्म) करून धारणासमाधिनिष्ठ, ज्ञानसंपन्न, नियमित आहारी, नवयते अर्थाही दुसरी अत्यंत प्रमाणभूत श्रुति आणि जिला कोठूनही भीती नाही. अशी ब्रद्ध- आहे. काम्य कर्म केलेच नाही तर मुक्तीच निष्ठा संपादन करणाऱ्या व दृढ आणि सत्य- दोष लागत नाहीं व केलें तर अतिशय दोष युक्त अशा बुद्धीचा लाभ झालेल्या कपिलाला लागण्याचा संभव आहे, अशा प्रकारचीं जीं ती वधाकडे योजना केलेली धेनु दिसली, तेव्हां शास्त्रवचने आहेत, त्यांचे बलाबल जाणणे ‘अहोर वद !’ असे तो एकवार म्हणाला. कठीण आहे, असे जर तुला वाटत असेल, तेव्हां म्हूमरशिम नांवाचा ऋषी योगवलानें त्या — वेद आणि शास्त्रे हांच्या प्रमाणावांचून अ-धूनच्या शरीरामध्ये प्रविष्ट होऊन त्या नियम- हिसेहून भिन्न अर्थात् हिंसात्मक असे एवादेनिष्ठ कपिलाला म्हणाला, ‘ जर वेदही निय कर्म जर तुला प्रत्यक्ष फल देणारे वाटत असेल, आहेत असे तुम्ह मत आहे, तर मग हिंसा- आणि जर तुला तें श्रेष्ठ आहे असे दिसून शून्य अशा इतर धर्मांला तरी प्रामाण्य आले असेल, तर मला सांग.

कराच्या योगानें प्राप्त होणार ? इंद्रियनिग्रह- स्फूर्तशिम म्हणाला:— स्वर्गाची इच्छा संपन्न, तपस्वी आणि वेदज्ञानरूपी दृष्टि अस- असेल तर यज्ञ करावा, अशी श्रुति नेहमी ऐक-लेले लोक हे सर्व वेद हीं परमात्म्याचींच वचने एयांत घेते. प्रथम फलाची कल्पना करून नंत-

रच यज्ञ केले जातात. अज, अश्व, मेष, धेनु, यजमान आणि गृहपति नामक अभिहीं पाकिशगण व ग्राम्य आणि वन्य औषधि सतरा यज्ञाचीं अंगे आहेत. यज्ञ हात्त लोकस्थित हें सर्व प्राण्यांचे अन्न आहे अशी श्रुति आहे. तीचे मूळ आहे. तूप, दूध, दहीं, गोमय, अमिक्षा अशाच प्रकारचे अन्न प्रातःकालीं आणि सायं- (दहीं मिसळलेले दूध), चर्म, केश, शड्कालीं भक्षण केले जात असल्याचे अवलोकन आणि चरण दांच्या योगाने धेनु ही यज्ञाचे करण्यांत येते. पशु आणि धान्य हे यज्ञाचे साधन आहे. पूर्वी सांगितलेल्या हा पदार्थ-अंगभूत पदार्थ आहेत, असा वेद आहे. ब्रह्म-पैकी प्रत्येक पदार्थ अथवा सर्व पदार्थ—देवानं हा अन्नभूत पदार्थांचा यज्ञार्थी संवंध सारांश, यज्ञाला जे जे विहित असेल तें जोडला आणि हा पदार्थांनी संबद्ध असलेल्या यज्ञांचे साधनच आहे. हे सर्व पदार्थ ऋत्विज्य यज्ञाच्या योगानेच त्या प्रभूने देवतांना उद्दे- आणि दक्षिणा हीं सर्व मिळिन यज्ञकर्मची पूर्वी शून यज्ञ केला. ग्राम्य, वन्य इत्यादि प्रत्येकी होते. हा सर्वाच्याच योगानं यज्ञकर्म चालते. यज्ञ सात सात प्रकार असलेले जे प्राणी आहेत, ते करणारे लोकही हा सर्वांचे प्रकारकरण करूनच परस्परांन हेठले असून त्या सर्वाहून पुरुष हा यज्ञ करीत असतात. सर्व पदार्थ यज्ञासाठी श्रेष्ठ आहे. पण त्याचाही यज्ञकर्मच्या डार्थी निर्माण केलेले आहेत अशी जी श्रुति एकांयांत पशुपत्माणे विनियोग केलेला आहे असे सांग- येत आहे, ती अगदी यथार्थ आहे. प्राचीन तात; मग इतरांची कथा काय ? हे यज्ञकर्म आणि अतिप्राचीन लोकही अशा प्रकारे वाग-प्राचीन आणि अस्यत प्राचीन अशा सर्वही लेले आहेत. फलाची इच्छा न करितां केवळ प्रमाणभूत लोकांनी मान्य केलेले आहे. मग यज्ञ करावा एवढाचाच बुद्धीने जो यज्ञ करतो, पशुपत्माणे यज्ञामध्ये आपलाच वध कां करून त्याने हिंसा केली आहे, कोणार्थी द्वोह केला नये असे म्हणाल तर त्यांचे कारण—तशी गोष्ट आहे, अथवा अयोग्य कर्म केले आहे, असे करतां येणे अशक्य आहे हेच होय. असा होत नाही. यज्ञासाठी क्रमाने सांगितलेली कोणता ज्ञाता मनुष्य आहे कीं, जो स्वतःच्या पश्वादिरूपी जीं यज्ञांमध्ये आहेत, त्यांचा यज्ञ-शक्यतेचा विचार करणार नाहीं ? अर्थात् त्यांचे क्रियमध्ये यथाविधि उपयोग केला हाणजे कोणीही मनुष्य शक्याशक्यतेचा विचार करून तीं परस्परांना उपयुक्त होतात. ऋषींचा संप्रज्ञी गोष्ट शक्य आहे तीच करील, दुसरी कर दायप्राप्त जो स्वाध्याय तो वेदांचे अधिष्ठान पार नाही. म्हणूनच यज्ञ करू इच्छिणारे पुरुष आहे. हा स्वाध्यायांचे ज्ञान ब्राह्मणवचनांच्या पशुच्याएवजीं आपला विनियोग करीत नाहीत. ज्ञानानेच विद्वान् लोकांना होते. ब्राह्मण-शिवाय पशु, मनुष्ये, वृक्ष आणि औषधि ग्रंथ हेच यज्ञाचे उत्पादक आहेत. हीं सर्व स्वर्गाचीच इच्छा करीत अस-कारण, यज्ञाचा विधि हात्तच आहे. अर्थात् तात, आणि स्वर्गाची प्राप्ति यज्ञावाचून लोकांना ब्राह्मणांपासूनच यज्ञाची प्राप्ति झाली होत नाही; म्हणूनच पशुप्रभुतीना स्वर्गप्राप्ति आहे. म्हणून त्यांना यज्ञ अर्पण करणारे हे न्हावी यासाठी यज्ञामध्ये त्यांचा उपयोग ब्राह्मणग्रंथच होत. यज्ञाच्याच अनुरोधाने केला जातो. औषधि, पशु, वृक्ष, वाली, घृत, सर्व जग चाललेले आहे व यज्ञही सदैव जग-दूध, दहीं, समिधादि होमद्रव्ये, भूमि, दिशा, गतच्याच अनुरोधाने चालतो. ३ँकार हा श्रद्धा, काल, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद, वेदाच्या उत्पत्तीचे स्थान आहे. नमस्कार,

स्वाहाकार, स्वधाकार आणि वषट्कार त्यांचा कोणालाही नमस्कार करीत नाहीत, जे अभिज्ञांमध्ये प्रयोग केला जातो अशा ज्या यज्ञा- लाषाच्या योगाने बद्ध शालेले नाहीत, जे दिक किया, त्या जो आपल्या शत्र्यनुसार सर्व प्रकारच्या पातकांपासून मुक्त शालेले करतो त्याला त्रैलोक्यामध्ये परलोकासंबंधाने आहेत, आणि जे स्वभावतःच शुद्ध आहेत, भीति बाळगावी लागत नाही, असे ज्ञानी असे ज्ञानी लोक पातकाच्या संपर्कावांचून लोक समजतात म्हणून वेद सांगत आहेत संचार करीत असतात. मोक्ष, कर्मसंन्यास आणि सिद्ध असे महविही कथन करीत आहेत. आणि आत्मज्ञान त्यांसंबंधाचे सिद्धांत त्यांनी कृष्णवेद, यजुर्वेद, सामवेद आणि विभिन्निदिष्ट उरविलेले असतात. ते ब्रह्मनिष्ठ ब्रह्माच्याच सामग्रानाच्या वेळी पूरणार्थ उच्चारलीं जाणारीं हा डिकाणीं चित्ताचा लय केलेले व म्हणूनच वृ इत्यादि अक्षरे हीं सर्व ज्याचे डिकाणीं वास्तव्य ब्रह्मस्वरूपी बनून गेलेले असे असतात. त्यांचा करितात, तोच द्विज होय. हे द्विज, अग्न्याधान शोक नष्ट शालेला असून रजोगुणाही नाश केले असतां, सोमयाग केला असतां व इतरही पावलेला असतो. त्यांना अंविनाशी अशा महायज्ञ केले असतां जें कफ मिळते, ते यज्ञजन्य लोकांची प्राप्ति शालेलीच असते. अशा प्रकारे अशा पेश्वर्यानं युक्त असणाऱ्या आपणाला श्रेष्ठ अशा गतीची प्राप्ति शाल्यानंतर त्यांना अवगतत्व आहे. त्यास्तव, ब्रह्मन, मनांत संदेह गृहस्थथर्म आचरण करण्याचे प्रयोजन काय? न बाळगितां स्वतः यज्ञ केले पाहिजेत आणि स्यूमरशिम म्हणाला—द्वंद्वांपासून मुक्त दुसऱ्याकडून करविलेही पाहिजेत. स्वर्गप्रद होणे वैरे हीच जर ज्ञाननिष्ठा आहे, आणि असे ज्योतिष्टमादि यज्ञ केले असतां मरणो- हेच जर सद्गतीचे साधन आहे, तर गृहस्थतर स्वर्गस्वरूपी मोक्या फलाची प्राप्ति होते. धर्माचे अवश्य पालन केलें पाहिजे. कारण, यज्ञ न करणाऱ्याला इहलोक नाही आणि गार्हस्थ्याचा आश्रय केल्यावांचून इतर आश्रमांची परलोकही नाही असा सिद्धांतच आहे. आत्म- प्रवृत्तिच होत नाही. अर्थात् च निर्द्वद्वत्वादि ज्ञान आणि ज्योतिष्टमादि यज्ञ हे दोन्ही अर्ध- जे धर्म सांगितलेले आहेत, ते चतुर्थांश्चिमाला वादवेत्त्वाच्या दृष्टीनं सारखेच प्रमाण आहेत. विहित असल्यामुळे त्यांचे आचरण गृहस्थाश्रम (असा पूर्वपक्ष आहे.)

अध्याय दोनशें एकुणसत्तरावा.

कपिलस्यूमरशिमसंबाद.

कपिल म्हणाला:—परब्रह्मप्रासीच्या मार्गा- गृहस्थाश्रमी पुरुषच तप करितो; आणि त्या मध्ये असलेले यमनियमादिनिष्ठ जे लोक, लोकामध्ये प्रकाशमान् असे जे कांहीं धर्मते, मर्यादित असे जे हें ब्रह्मांड आहे ते कर्म-जन्य सुख आहे त्याचे मूळ गृहस्थाश्रमच चेंच फल आहे असे समजतात. कोणत्याही होय. ज्यांच्या डिकाणीं म्हणून प्राण आहे ते लोकामध्ये त्यांचा कोणत्याही प्रकारचा अति- सर्व लोक स्त्रीपुरुषसमागमापासून उत्पन्न शालेले क्रम होत नाही. शीतोष्णादि द्वंद्वांपासून उत्पन्न आहेत आणि स्त्रीपुरुषसमागम हा दुसऱ्या होणारे हर्षशोकादि विकार ज्यांना नाहीत, जे कोणत्याही आश्रमामध्ये नाहीं. सारांश, गृह-

माचा आश्रय केल्यावांचून घडणे अशक्य आहे. ज्याप्रमाणे सर्व प्राणी मातेचा आश्रय केल्यामुळेच जगतात, त्याप्रमाणेच इतर सर्व आश्रम गृहस्थर्माचा आश्रय केल्यामुळेच अस्तित्वात राहतात. गृहस्थाश्रमी पुरुषच याग करितो;

स्थाश्रमावांचून लोकांची उत्पत्तिच होणे शक्य आहेत. ज्याला शरीर नाहीं त्याला याचा नाहीं. प्राण हे तरी ओषधिस्वरूपीच आहेत,— कांहींच उपयोग नाहीं. शरीरावांचून स्थिति ओषधीवांचून भिन्न नाहींत. कारण, ओषधि हा मोक्षच नव्ह. अर्चिमत्, बहिषद् आणि हाच त्यांच्या अस्तित्वाला कारणीभूत आहेत. क्रव्याद हे पितर देखील मृताच्या संबंधाने त्या ओषधिस्वरूपी प्राणांहून बाहीभूत असेच करावयाच्या सर्व क्रिया मंत्रमूलक असल्या दुसरे कांहींही विसून येत नाहीं. तृण, धान्ये तरच त्या मान्य करतात. सारांश, सर्व कृत्यांस आणि पर्वतजन्य ओषधि हें सर्व गृहस्थाश्रमा- मंत्र हेच कारणीभूत आहेत, असे वेद आक्रोश चेंच फल आहे. कारण, गृहस्थांनी आचरण करून सांगत आहेत. मग मोक्ष कोणाला व केलेल्या यज्ञाच्याच योगानं ह्या सर्वांची उत्पत्ति कोठून असणार? मनुष्ये देव, क्रष्ण व पितर ह्यांची होते. गृहस्थाश्रमापासून मोक्षप्राप्ति होत नाहीं, क्रष्णी असतात. अर्थात् त्यांच्या क्रृष्णाची केड ही कोणाची वाणी सत्य उरणार आहे? अद्वा- करणें हे त्यांचे कर्तव्य आहे. ब्रह्मचर्य, यज्ञ आणि शून्य, अविद्वान्, सूक्ष्मटाटि नसलेले, स्वर्य- प्रजोत्पादन ह्यांच्या योगाने त्या क्रृष्णाची केड रहित, आळशी, श्रमलेले व पूर्वजन्मांतील होते. पण ह्यांच्याशी मोक्षाचा कांहींच संबंध कर्माच्या योगाने ताप पावलेले असे अज्ञ नाहीं. तेव्हां मोक्ष कोठून असणार? दरिद्री लोक तेवढेच संन्यास हात शांतीचे विहारस्थान आणि आळशी अशा विद्वानांनी ह्या आहे असे समजतात. ब्राह्मण हे वेदवेचे मोक्षमार्गाची प्रवृत्ति पाढलेली आहे. हा असतात; वेदापासूनच यज्ञाची उत्पत्ति आहे; मार्ग म्हणजे वेदवचनांसंबंधाचे अज्ञान आणि यज्ञ हेच त्रेलोक्याच्या अस्तित्वाला कारणीभूत सत्याप्रमाणे भासाऱ्यां असत्यच होय. वेद आणि आहेत; आणि शाश्वत अशा धर्ममर्यादेचेही शास्त्र ह्यांच्या अनुरोधाने यज्ञ करणाऱ्या तेंच कारण आहे. यामुळे अर्थात् ब्राह्मण हे ब्राह्मणाला पांपे आपल्याकडे खेचीत नाहींत त्रेलोक्यास आणि शाश्वत अशा धर्ममर्यादेस व दुर्गतीलाही पोहोचवीत नाहींत; सारांश, कारणीभूत होत. जन्मापासूनच ह्या भगवान् त्याला पातक लागत नाहीं. इतकेच नव्हे, तर ब्राह्मणांचा ब्रह्मान होत असतो. गर्भधानाच्या पृष्ठे तो यज्ञाच्या योगाने यज्ञमध्ये विनियोग पूर्वीपासूनच ब्राह्मणाच्या ठिकाणी मंत्राची केलेल्या पशूसह स्वर्गाला जातो. अशा रीतीने प्रवृत्ति असते. कारण, त्यांचे गर्भधानादि सर्व यज्ञाच्या कांमीं उपयोगीं पडून स्वर्गापासि संस्कार मंत्रपूर्वक होतात. सामान्य लोकांचा करून देऊन पशु यजमानाला तृप्त करितात ज्यांवर साहजिक रीतीने विश्वास बसत नाहीं असे व यजमानही यज्ञमध्ये विनियोग करून स्वर्गादि लोक आणि ज्यांवर साहजिक रीतीने स्वर्गप्राप्तिरूपी मनोरथ पूर्ण करून त्यांची तृप्ति विश्वास बसतो अरीं वृद्धचादि ऐहिक फले, ह्या करतो. यज्ञकर्माचा त्याग करून वेदाचा सर्वांचे साधन निःसंशय मंत्रांच्याच योगाने अनादार केल्याने, शाठ्यांच्या योगाने अरथवा होते. मृताला दाह, पुनर्जन्म, पुनर्जन्मातर माय वीपणाने मनुष्याला ब्रह्मप्राप्ति होत नाहीं; मृताला तर्पणादि-स्वरूपाने पान, आणि आद्वादि-तर वैदिक कर्मे केल्यानेच ती होते.

स्वरूपाने भोजन देणे, गोदान करणे, वृप- कर्पिल म्हणाला:—दर्श, पौर्णमास, अम्ब- भांचा उत्सर्ग करणे आणि जलामध्ये पिंड होत्र आणि चातुर्मास्य हीं सुज्ज लोकांचीं पूर्वीचीं विसर्जन करणे ह्या सर्व गोष्टीं मंत्रमूलकच कर्म आहेत. सनातन असा धर्म त्यांजवरच

अवलंबून आहे. संन्यास हा अज्ञ लोकांनी आहार करावा. म्हणजे उदरस्ती द्वाराचें। कल्पिलेला आहे असें नाही. संन्यस्त लोकही मन होते. स्त्रीला पृत्र शाल्यानंतर तिच्यार देवतांना तृप्त करूळ शकतात. यज्ञादि कर्माचा मुळीं विहार करूळ नये, ऋतुकालावांचून इतर कार्ला आरंभन न करणारे, अत्यंत धैर्यसंपन्न, शुचि- तिला संमोगार्थ आव्हान करूळ नये, आणि केवल भूत आणि ब्रह्मज्ञान ज्ञालेले जे मोक्षच्छ्रु आपल्या पत्नीचेच ठिकाणी आसक्त होण्याचे संन्यस्त लोक, ते ब्रह्मसाक्षात्काराच्या योगा- ब्रत धारण करावें, म्हणजे जननेद्विरस्ती द्वाराचे नंतर देवतांना तृप्त करितात. परब्रह्मस्वरूपी नियमन होते. हे द्विज, उपस्थ, उदर, बाहु, बनून गेल्यामुळे सर्व प्राण्यांचा आत्मा होऊन आणि वाणी हीं चार द्वारांरे ज्या विचारसंपन्न राहिलेला व म्हणूनच निर्गुण असून सर्व पुस्तानें उत्कृष्ट प्रकारे नियमन केलेलीं असतात, भूतांसंबंधाचे ज्ञान असलेला जो पुरुष, त्याचा त्याच्या सर्व क्रिया सफल होतात; आणि ज्याच्या मार्ग गुणांचा अभिलाष करणाऱ्या देवतांनाही ह्या द्वारांचे नियमन ज्ञालेले नसते, त्याचीं सर्व कळत नाही. बाहु, वाणी, उदर आणि जन- कर्म निष्फल होतात; त्याला तपश्रीर्या, यज्ञ, नेत्रिय हीं परमात्म्याचीं चार द्वारांरे आहेत. देह, अथवा परमात्मा हांचा काय उपयोग होणार? दृढिय, मन आणि कुळ्डी हीं त्याचीं चार मुख्य उत्तरीय आणि वस्त्र हांचाही त्याग केलेला, आहेत. बाहु, वाणी, उदर आणि उपस्थ ह्या आस्तरणावांचून केवल भूमीकर शयन करणारा चार द्वारांनी तो आच्छादित ज्ञालेला आहे. व आपल्या बाहुचाच उशीच्या ऐवजीं उपयोग विराट, सुत्र, अंतर्यामी आणि शुद्ध हे जे करणारा जो वराग्यसंपन्न पुरुष, त्यालाच त्याचे चार भेद उपाधिस्थापने ज्ञालेले आहेत, देव ब्रह्मनिष्ठ असें समजतात. सुख- न्यांचे ज्ञान गुरुपंदशरूपी वाणीच्या योगानें दुःखादि दंडरूपी सर्व उपवनांमध्ये एक- होते. ह्या पूर्वांक द्वारांनी आच्छादित असन्या- दाच रममाण होणारा, ब्रह्माव्यतिरिक्त मुळे परमात्म्याचे ज्ञान होत नाही, म्हणूनच कोणत्याही वस्तूचे चितन न करणारा, ज्याला ह्या द्वारांचा नियंता होण्याची इच्छा धरली सर्व प्रकाराच्या प्रकृति आणि विकृति पाहिजे. सुज्ञ पुस्तानें यूत करूळ नये. दुसऱ्या- अवगत आहेत, ज्याला सर्व भूतांच्या गतीचे च्या द्रव्याचा अपहार करूळ नये. जो शरीर- ज्ञान आहे, ज्याला सर्व प्राण्यांकडून अभय संबंधाला योग्य नाही अशा पुरुषांकडून यज्ञ असते व ज्याच्यांकडूनही सर्व प्राण्यांना अभय करूळ नये, आणि कुळ्डी होऊन कोणालाही प्रहार असते, आणि जो परब्रह्मस्वरूपी बनून्यामुळे करूळ नये, म्हणजे हस्तपादांचे उत्कृष्ट प्रकारे सर्व प्राण्यांचा प्राण बनून राहिलेला असतो, नियमन होते. आकोश करूळ नये, व्यर्थ भाषण त्याला देव ब्रह्मनिष्ठ असें समजतात. ही करूळ नये, चुगल्या करूळ नयेत, बातम्या उठवू ब्रह्मनिष्ठा—दान, यज्ञ इत्यादि क्रियांचे फल नयेत, सत्यनिष्ठ असावे, मित भाषण करावें जी चित्तशुद्धि ती शाल्यावांचून कळत नाही; आणि सावधपणाने रहावें, म्हणजे वाग्रूपी आणि ती न कळल्यामुळेच, ब्रह्मप्राप्तीवांचून द्वाराचे उत्तम रीतीने नियमन होते. अगदीच इतर जीं स्वर्गादि फले तीं हाला आवडू उपेषित राहूं नये, विशेष भोजनही करूळ नये, लागतात. ज्या सदाचाराचा आश्रय केल्याने अवाशी बनूं नये, सज्जनांचा समागम करावा, आश्रमविहित कर्मे आणि वेदान्तश्रवणादि-स्त्री प केवल जीवितथात्रा ज्ञालेल इतक्यास्थ बेताचा तप हीही संसाराला समूल दर्थे करून टाकणारी

, त्या अनादि मुमुक्षुंनीं सदैव आचरण हा जो भयंकर संशय आलेला आहे त्याचें भास योग्य आणि यथोक्त फल अवश्य निराकरण आपण सांगावें. आपण योगरूपी इन्या अशा व धर्मशास्त्रामध्ये कांहीं अंशीं सन्मार्गाचे ठिकाणीं आसक्त आहां, हासुळे गाप-भित केलेल्या सदाचाराचें अवलंबन णांला इहलोकीं सर्व वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान आहे. करण्याला असमर्थ असल्यामुळे जो आपण ज्याची येथे उपासना करितां ते अत्यंत आपद्धूर्म नसून अनवधानशून्य आहे व प्रत्यक्ष असें काय आहे हें मला सांगा. मी ज्याचें अवलंबन केलें असतां कामादि शब्द केवळ तर्कमूलक अशा चावोकादि मतांचून आक्रमण करीत नाहीत, असा सदाचार आणि सर्व आगमांचे रहस्य योग्य प्रकारे जाणलेले प्रत्यक्ष फल देणारीं—अत्यंत ऐश्वर्यदायक, आणि आहे. वेदवचने आणि वेदाचे अवलंबन करून अविनाशी अशीं जीं यमनियमादि कर्म, तीं परमात्म्यासंबंधानें तर्क करणारीं जीं पूर्वमीमांसा, निष्पक्ष आहेत आणि अवश्य फल देणारीही उत्तरमीमांसा, सांख्य, पांतजल इत्यादि नाहीत, असें मनुष्यांना वांटू लागते. हे स्यम-शास्त्रे, त्यांना आगम अशीं संज्ञा आहे. आश्रम-रश्मे, यज्ञादि कर्माचे रहस्य कळणे हेच धर्माशीं विरोध न येईल असा जो आगम असेल अगोदर अतिशय कठीन आहे; कदाचित त्याचेच अवलंबन करावे म्हणजे आगमजन्य कळलें तरी तीं करितां येणे त्याहूनही कठीन सिद्धि होते. ही सिद्धि प्रत्यक्ष दृष्टिगोचर होते, आहे; आणि जरी केलीं तरी तीं विनश्वर असा आगमांचा सिद्धांत आहे. सारांश, आहेत हें तूं जाणतच आहेस.

स्थूरशिम म्हणाला:—हे भगवन्, कर्माचे पण त्याचा काय उपयोग ? हे विष, नौकेला आचरण करणे व त्यांचा त्याग करणे हे दोन्ही बांधलेली दुसरी एखादी नौका असली आणि मार्ग ब्रेदामध्ये स्पष्टपणे प्रतिपादन केले आहेत. जलाचा ओघ तिला तीं जिला बांधली आहे तेव्हां हे परस्परविरुद्ध असे दोन प्रकार सांग-त्या नौकेसह दुसरीकडे घेऊन जात असला, णाया वेदवचनाला प्रामाण्य कसे येते, आणि तर अल्पबुद्धि अशा लोकांना तीं नौका कर्मत्याग व कर्माचे आचरण ह्या दोहोलाही त्या प्रवाहांतून पैलतीराला कशी पोहोचवू कसे चारितार्थ येते, तें आपण मला कथन करा. शकेल ? ह्या नौकेसारखीच कर्मसूपी नौकेची

कपिल म्हणाले:—आपण योगरूपी सन्मा-स्थिति आहे. तेव्हां भगवतांनी आतां मला गांमध्ये वास्तव्य करीत आहां, तेव्हा प्रत्यक्ष ह्यासंबंधाचे रहस्य कथन करावे. मी आप-असें ह्या लोकामध्ये काय आहे, ह्याचा विचारही णांला शरण आहे. ह्यास्तव आपण मला ह्यातुही करीतच आहा. तेव्हां आपण कर्मठ विषयीच्या रहस्याचे शिक्षण या. ह्या लोकालोक ज्याची इच्छा करितां, तें सुखादिरूपी मध्ये कर्मफलाचा त्याग करणारा, संतुष्ट, शोक-प्रत्यक्ष असे फल इहलोकीं कोठे आहे ? शून्य, क्षेशरहित, कांहीही करावयाची इच्छा

स्थूरशिम म्हणालो:—ब्रह्मन्, मी स्यूम-नसलेला, आसाक्तिरहित आणि कियाशून्य रश्मि ज्ञानाच्या इच्छेनेच ह्या ठिकाणीं आलो असा कोणीही नाही. ज्याप्रमाणे आम्ही त्या-आहें. मीं जीं कांहीं उतरें दिलीं तीं स्वतःच्या प्रमाणे आपणही आनंद आणि शोक ह्यांचा कल्याणासाठीच सरळपणाने दिलीं आहेत; वाद-अनुभव घेत आहां. इतर सर्व प्राण्यांप्रमाणेच विवाद करण्यासाठी दिलीं नाहीत. ह्यास्तव मला आपणांसही इंद्रियांचे विषय आहेत; आणि

सर्वार्चेही अवलंबन एकच सुख हे आहे. पण संसारातच गुरुकटून रहावें लागते. जो अयोग्य चार वर्ण आणि चार आश्रम हांचे जे आचार स्वभाव असलेला पुरुष अविद्यच्या (अज्ञा-आहेत, त्यांमध्ये निर्णयांतीं क्षयशून्य अर्थात् नाच्या) अधीन होऊन जाते. त्याच्या केवळ सुखस्वरूपी असे काय आहे? ठिकाणी काम, क्राय, द्वेष, दंभ, असत्य आणि

कपिल हणाले:—शास्त्र वैदिक असो उन्मत्तपणा हे प्रकृतिजन्य दुर्गुण आपले अथवा औदैविक असो, तें मोक्षशास्त्रासंबंधाच्या ठाणे देऊन असतात. हें सर्व लक्षांत घेऊन ज्या गोष्टीचे अनुष्ठान उक्तुष्ट प्रकारे सांगत व्यान, वारणा आणि समाधिहांचे ठारी रमाण असेल, त्या गोष्टीपुरते आपल्या सर्वे गोष्टीमध्ये हेणाऱ्या मोक्षाभिलाषी विरक्त पुरुषांनी पाप तें सफलच होय. ज्या शास्त्रांचे अवलंबन केले आणि पुण्य ह्या देहांचाही त्याग करावा.

असतां शमदमादि तंत्रिं आचरण घडते, त्या स्युमराशिं द्याणालाः—बहन्, कर्म हेच शास्त्राच्या आश्रयाने त्याचा आश्रय करणाऱ्या प्रशस्त अनुन संन्यास करणे अयोग्य होय पुरुषाला निर्दोष अशा आत्मस्वरूपाची प्राप्ति असे मी जे आपणांपांशी हणालां, ते शास्त्र-होते. ज्ञानाच्याच मार्गे लागेला जो पुरुष वरुनच होय. शास्त्रार्थांचे ज्ञान शाल्यावांचून त्याला ज्ञानसाधनांचे अनुष्ठान करून जे ज्ञान प्रवृत्तिमार्गाकडे प्रवृत्तिच होत नाही. योग्य असा होते ते संसाराचा नाश करिते. ज्ञानावांचून जो कांही आचार असेल तो शास्त्र (शास्त्र-वैदिक कर्म जरी केली तरी ती लोकांना नुसारी) असून अयोग्य असेल तो अशास्त्र क्रशदायक होतात. आपण ज्ञानी आहां आणि (शास्त्रविस्त्रद) होय, अशी श्रुति आहे. आपणांला कोणत्याही बाजूंनी क्षेत्र नाहीत हें शास्त्रावांचून कोणताही प्रवृत्तिर्थं नाहीं हा उघड आहे. द्वृतदिश्यन्य असे जे ज्ञान, ते सिद्धांतच होय. वेदवचनांच्या विरुद्ध जे असेल एखायालाच केवळ तरी होते. शास्त्र हे ज्ञानाचे ते अशास्त्र होय, अशीही श्रुति आहे. केवळ साधन आहे; तथापि त्याच्या तच्चाचे ज्ञान पत्यक्ष हेच प्रमाण होय असे समजणारे जे न शाल्यामुळे केवळ वादाच्याच बलावर अवलोक आहेत अशा पुण्कळ लोकांना केवळ इह-लंबून राहणारे आणि काम, द्वेष इत्यादिकांनी लोक तेवढाच दिसतो, परलोकाकडे त्यांची पठाडलेले कांहीं लोक अहंकाराच्या तावडीमध्ये दृष्टिं जात नाहीं. अशा लोकांना आपल्या सांपडलेले आहेत. शास्त्रांचे यथार्थ ज्ञान न मतांतील दोष समजत नाहीत व त्यामुळे शाल्यामुळे केवळ शमदमादि कर्मांचा त्याग त्यांना माझ्याप्रमाणेंच शोकमग्न होऊन रहावे करून शास्त्रद्वेष आणि परमात्म्याचा अपलाप लागते. इंद्रियांचा विषयांशी जडणारा संबंध करणारे हे लोक मोहव व दांभिकपणा यांच्या हाच सर्वांच्या सुखदुःखाला कारणीभूत होतो. अधीन होऊन जातात. जे लोक शमदमादि कर्मा- हा योग सर्व प्राण्याना सारखाच वडत असते. दिकांपासून मुळींच कलनिष्पत्ति होत नाही असे मात्र ज्ञानी पुरुषाला ह्यापासून कांहीं अपाय समजतात व स्वतःही परमात्मज्ञान संपादन होत नाहीं इतकेच. ह्याप्रमाणे केवळ सुख-करीत नाहीत आणि दुसऱ्यालाही त्या ज्ञानाचा वर भिस्त ठेवणारे जे चारी वर्ण आणि लाभ होऊं देत नाहीत, त्या अज्ञानाची केवळ चारी आश्रम हांची प्रवृत्ति असता त्यापैकीच मूर्तीच अशा पुरुषांचे अज्ञान हेच एक आश्रय-परमात्म्याचा अनुभवच नसल्यामुळे ज्यांची स्थान असते. अर्थात् त्यांना अज्ञानमय अशा परमात्मनिष्ठा नष्ट होऊन गेडी आहे प

ह्यानुनच हीन अशा विषयांकडे ज्यांच्या बुद्धी-
चा प्रवाह चालला आहे, अशा आमचे अंतः-

करण—आमच्या पूर्वपक्षाचा निरास करून

अपरिच्छिन्न अशा परमात्म्याचें स्वरूप सिद्धांत-

रूपानें उघड करून सांगणाऱ्या ऊहोपेह- प्रणीत वेद हेच आचाराचे कामी सर्वथा

समर्थ अशा आपण शांत करून सोडलेले आहे. प्रमाणभूत आहेत आणि यामुळे वेदाज्ञेकडे

पण केवळ तर्कवादाचा अवलंब न करणारा, कोणीही पाठ फिरवीत नाहीं. जीवांनी जाण-

सर्व लोक अज्ञानामध्ये गुरफटून गेले असल्या- प्यास योग्य अशीं दोन ब्रह्मे आहेत: एक

मुळे त्यांना निंद्य समजणारा, जितेदिय, शब्दब्रह्म (वेद) व दुसरे परब्रह्म. यांपकीं

योग्यनिष्ठ, केवळ दुस्याज्य ह्यानुनच आपोआप प्रथम जेव्हां शब्दब्रह्मांत (वेदज्ञानांत) पुरुष

पतन हर्दितेपर्यंत शरीराचा त्याग न कर- निष्णात होईल, तेव्हांच त्याला परब्रह्मप्राप्ति

णारा जो पुरुष त्यालाच एक संन्यासाश्रमाचें होतो. (अर्थात् परब्रह्माची इच्छा करणारांनी

आचरण करितां येणे व वेदवचनांच्या आधा- प्रथम वेदाज्ञा पाळली पाहिजे.) याकरितां

रावरून मोक्ष आहे असें सांगतां येणे शक्य वेदोक्त मंत्रांनी गर्माधानादि संस्कार करून

आहे. केवळ कुटुंबाचाच आश्रय करून राह- पुरुष जेव्हां स्त्रीचे टिकाणीं गर्भ उत्पन्न करितो,

णारा अर्थात् संसारांत गटून गेलेला जो प्राणी तेव्हांच तो गर्भ शुद्ध शरीरानें युक्त होऊन

त्याच्या हातून मात्र हें आचरण घडणे अशक्य ब्राह्मण होण्यास पात्र होतो. याप्रमाणे

आहे. पण दान, अध्ययन, यज्ञ, विवाहपूर्वक वेदोक्त कर्मांचे फल (साक्षात् मोक्ष नसला

वेशवृद्धि, सारल्य इत्यादि धर्मांचे आचरण केलें तरी) मोक्षोपयोगी चित्तशुद्धिकरणे हें इह-

असतांही कोणाला जर मोक्षप्राप्ति झाली नाहीं, लोकीं प्रत्यक्ष दृष्ट आहे तें वेदांत सांगित-

तर हा सर्व श्रम निर्णयकर्त्तव्य होय व ह्यानुनच लेल्या स्वर्गादि फलांप्रमाणे केवळ वेदावरून

आचरणीय मानलेल्या हा धर्माला आणि त्यांचे अनुमानानें स्वीकारण्याचे, किंवा एखाद्या दंत-

आचरण करणारा जो पुरुष त्यालाही धिक्कार कथेप्रमाणे लोकवार्तवरून गृहीत धरण्याचे

असें, असें वाढू लोगेल व त्यामुळे हा धर्माचा नसून कत्याला येथेच अनुभवास येणारे आहे.

त्याग करून लोक नास्तिक बनतील आणि वेद आतां हें वेदोक्त कर्म चित्तशुद्धिद्वारा मोक्षो-

पाठीप्रमाणे पडतील, असें मला वार्तें. तेव्हां, हे पयोगी होण्यास कोणते प्रकारं आशरलं

भगवन्, हा मोक्षशास्त्राचें जे व्यापक स्वरूप तें पाहिजे हें सांगतो, तें ऐक.

आपल्यासून शीघ्र ऐकावें अशी माझी इच्छा हें आचरण करणें तें केवळ धर्म म्हणजे

आहे व त्यासाठीच मी आपल्या चरणांपाशीं आलों आपले कर्तव्य याच दृष्टीनें केले पाहिजे.

आहें. आपल्याला जसें मोक्षज्ञान झालेले आहे अर्थात् वेदोक्त यज्ञादिकही मोक्षोपयोगी

तशाच प्रकारचें तें संपादन करावें अशी माझी होतील अशा रीतीने आचरणे झाल्यास (जन-

इच्छा आहे. हास्तव आपण मला शिष्य करा काढि राजे व याज्ञवल्क्यादि ब्राह्मण यांचे

आणि तस्वज्ञानाचा उपदेश करा.

अध्याय दोनशे सत्तरावा.

—०:—

कर्मांचे ज्ञानांगत्व

कपिल सांगतातः—सर्व लोकांना ईश्वर-

रूपानें उघड करून सांगणाऱ्या ऊहोपेह- प्रणीत वेद हेच आचाराचे कामी सर्वथा

समर्थ अशा आपण शांत करून सोडलेले आहे. प्रमाणभूत आहेत आणि यामुळे वेदाज्ञेकडे

पण केवळ तर्कवादाचा अवलंब न करणारा, कोणीही पाठ फिरवीत नाहीं. जीवांनी जाण-

सर्व लोक अज्ञानामध्ये गुरफटून गेले असल्या- प्यास योग्य अशीं दोन ब्रह्मे आहेत: एक

मुळे त्यांना निंद्य समजणारा, जितेदिय, शब्दब्रह्म (वेद) व दुसरे परब्रह्म. यांपकीं

योग्यनिष्ठ, केवळ दुस्याज्य ह्यानुनच आपोआप प्रथम जेव्हां शब्दब्रह्मांत (वेदज्ञानांत) पुरुष

पतन हर्दितेपर्यंत शरीराचा त्याग न कर- निष्णात होईल, तेव्हांच त्याला परब्रह्मप्राप्ति

णारा जो पुरुष त्यालाच एक संन्यासाश्रमाचें होतो. (अर्थात् परब्रह्माची इच्छा करणारांनी

आचरण करितां येणे व वेदवचनांच्या आधा- प्रथम वेदाज्ञा पाळली पाहिजे.) याकरितां

रावरून मोक्ष आहे असें सांगतां येणे शक्य वेदोक्त मंत्रांनी गर्माधानादि संस्कार करून

आहे. केवळ कुटुंबाचाच आश्रय करून राह- पुरुष जेव्हां स्त्रीचे टिकाणीं गर्भ उत्पन्न करितो,

णारा अर्थात् संसारांत गटून गेलेला जो प्राणी तेव्हांच तो गर्भ शुद्ध शरीरानें युक्त होऊन

त्याच्या हातून मात्र हें आचरण घडणे अशक्य ब्राह्मण होण्यास पात्र होतो. याप्रमाणे

आहे. पण दान, अध्ययन, यज्ञ, विवाहपूर्वक वेदोक्त कर्मांचे फल (साक्षात् मोक्ष नसला

वेशवृद्धि, सारल्य इत्यादि धर्मांचे आचरण केलें तरी) मोक्षोपयोगी चित्तशुद्धिकरणे हें इह-

असतांही कोणाला जर मोक्षप्राप्ति झाली नाहीं, लोकीं प्रत्यक्ष दृष्ट आहे तें वेदांत सांगित-

तर हा सर्व श्रम निर्णयकर्त्तव्य होय व ह्यानुनच लेल्या स्वर्गादि फलांप्रमाणे केवळ वेदावरून

आचरणीय मानलेल्या हा धर्माला आणि त्यांचे अनुमानानें स्वीकारण्याचे, किंवा एखाद्या दंत-

आचरण करणारा जो पुरुष त्यालाही धिक्कार कथेप्रमाणे लोकवार्तवरून गृहीत धरण्याचे

असें, असें वाढू लोगेल व त्यामुळे हा धर्माचा नसून कत्याला येथेच अनुभवास येणारे आहे.

त्याग करून लोक नास्तिक बनतील आणि वेद आतां हें वेदोक्त कर्म चित्तशुद्धिद्वारा मोक्षो-

पाठीप्रमाणे पडतील, असें मला वार्तें. तेव्हां, हे पयोगी होण्यास कोणते प्रकारं आशरलं

भगवन्, हा मोक्षशास्त्राचें जे व्यापक स्वरूप तें पाहिजे हें सांगतो, तें ऐक.

आपल्यासून शीघ्र ऐकावें अशी माझी इच्छा हें आचरण करणें तें केवळ धर्म म्हणजे

आहे व त्यासाठीच मी आपल्या चरणांपाशीं आलों आपले कर्तव्य याच दृष्टीनें केले पाहिजे.

आहें. आपल्याला जसें मोक्षज्ञान झालेले आहे अर्थात् वेदोक्त यज्ञादिकही मोक्षोपयोगी

तशाच प्रकारचें तें संपादन करावें अशी माझी होतील अशा रीतीने आचरणे झाल्यास (जन-

इच्छा आहे. हास्तव आपण मला शिष्य करा काढि राजे व याज्ञवल्क्यादि ब्राह्मण यांचे

आणि तस्वज्ञानाचा उपदेश करा.

उदाहरणांवरून असें दिसून येते कीं,)

कत्यांनी निष्कामबुद्धि ठेवून केवळ कर्तव्य

म्हणून हे यज्ञ करावे. शिवाय कर्ते हे रागदेव-

वर्जित असून हातीं थेईल ते द्रव्य लोभ न जे कोणी शास्त्रांत सांगितलेल्या विधीप्रमाणे वरितां सत्पात्रीं दान देण्याविषयीं तत्पर असावे. ततोतत चालतात त्यांच्यासाठीं प्रायश्चित्तच कारण, सत्पात्रीं विनिरोग करणे हात हातीं नाहीं. प्रायश्चित्ताची सवड केवळ जे दुबळे आलेल्या धनाचा योग्य मार्ग होय. केवळांही लोक—ज्यांना शास्त्रज्ञप्रमाणे चालण्याचे सामर्थ्य पापकर्माचा आश्रय न करणारे, वेदांनीं सांगि- नाहीं अशांसाठीं मूळ निर्माण झाली असे तलेल्या अभिहोत्रादि क्रियांचा आदर करणारे, श्रुतीचे क्षणणे आहे. असो; असे जे अप्रायमानांत येईल ती गोष सिद्धीस नेण्याइतके श्रिति पुराण ब्राह्मण सांगितले, ते यज्ञ करसमर्थ, व निर्विषय जे ब्रह्म ते प्राप इयांत तत्पर असून तीनही वेदांत निपुण, सदाकरून घेण्याविषयीं ज्यांचा दृढ निश्चय आहे, चारशील, पवित्र आणि यशस्वी, विद्वान्, ज्यांना क्रोध नाहीं, असूया नाहीं, अहंकार आशीर्वादाच्या बन्धनांत न पडणारे व प्रतिनाहीं, मत्सर नाहीं, ज्यांची ज्ञानावर अत्या- दिवशीं यज्ञ करणारे होते; त्यांचे सर्व यज्ञ, वेदासाक्षि आहे, ज्यांची जन्म, कर्म आणि विद्या हीं ध्ययन व इतर कर्म हीं वेदाज्ञप्रमाणे असत; अत्यंत शुद्ध आहेत, आणि जे प्राणिमा- ते वेळच्या वेळीं वेदाध्ययन करीत; कोणत्याही त्रोंचे हित करण्यांत तत्पर आहेत असे आपल्या कर्माचा संकल्प करणे तरी तो शास्त्रक्रमाणे कर्माचा केवळांहीं अनादर न करणारे अनेक करीत; काम आणि क्रोध हे त्यांपासून दूर गृहस्थाश्रमी राजे व ब्राह्मण पूर्वकालीं होऊन पळाले होते; कोणतेही कर्म किंतीही विकल गेले. त्याचप्रमाणे जे सर्वत्र समवृत्ति, आर्जव- असलें तरी ते केल्यावांचून ते सोडीत नसत; युक्त, संतुष्ट, ज्ञाननिष्ठ, सत्यसंकल्पादियुक्त, जे मूळ स्वभावतःच पवित्र असून जे आपल्या पवित्र, निरुपाधिक ब्रह्मावर श्रद्धा ठेवणारे, कर्माचरणाने स्थितीस पात्र झाले होते; ज्यांना आर्योंचे शुद्ध दृढयाचे व त्यांतूनही यथावत् कुटिलपणा कसा तो माहीत नसून सर्वदा धर्माचरण करणारे, संकटसमयीही धर्मप्रमाण- ज्यांचे मन शमयुक्त व स्वकर्मनिरत असे; जेंच चालणारे, विषम प्रसंगीही ज्यांच्या धर्मा- अशा त्या विष्णोंची सर्व कृति त्यांस मोक्षप्राचरणांत अंतर पडले नाहीं असे पूर्वकालीं पक झाली, असे ('ब्रह्मापूर्णं ब्रह्माहविः....ब्रह्मव बहुत विप्र होऊन गेले. ते सर्वदा एकमेळाने तेन गंतव्यं')....इत्यादि वाक्ये लिहिणारी धर्माचरण करीत असल्याने त्यांना सर्वदा भगवद्वीतास्तुप (शाश्वत श्रुति आम्हांस सांगते. मुखाची समृद्धि होती. त्यांना कधीही प्रायश्चित्त असे हे जे उदार व दुर्घट कर्म करणारे व घेण्याची वेळ आली नाहीं; ते सदासर्वदा सत्य- आपल्या कतव्यांत परिपूर्ण विप्र, त्यांचे तप धर्माला चिकटून रहाण्याचे कामीं कोणालाही शेवटीं अविद्या तोडून काढण्याइतके हार जात नसत; ते शास्त्राला सोडून मन तीव्रतेस आले. याप्रमाणे, ज्याच्यांत अपद्ध- मानेल तसेच चालत नसत किंवा धर्माचा मार्चा शिरकाव मुळीच नव्हता व ज्याच्या मनांतूनही कधीं छळ करीत नसत; कोण- पालनामध्ये सावधानता व कामकोथादिकांस तेही धर्मकृत्य करण्याचे अनेक मार्ग अस- वश न होणे या गोषी मुख्यतः सर्व वर्णाल्यास त्या सर्वांत जो उत्तम असेल त्याचा कडून पाळल्या जात- कोणीही त्यांचा अतिते स्वीकार करीत, त्यामुळ त्यांना कधीही कम करीत नसे, असा हा पुरातन लोकांचा प्रायश्चित्त घेण्याची पाळी आली नाहीं. कारण, पुरातन कालापासून अखंड चालत आलेला

आश्रवकारक व अद्व असा सदाचार पुढे योग्यता) त्याच्या शुभ किंवा अशुभ कर्माकालगतीने मनुष्ये दुर्बल होऊन त्याचे हातून वरच अवलंबन आहे; आणि सनातन जेव्हां तितका चारकाईने संभळला जाणे श्रुतीकडे पाहिले असतांही असेच दिसून येते शक्य होईना, तेव्हां असल्या मनुष्यांनी त्या कीं, ज्या कोणांस आजपर्यंत सर्वच ब्रह्ममय एका आचाराचे आपले सोयीसाठीं ब्राह्मचर्य आहे असा पूर्ण स्वानुभव प्राप्त झाला त्यांनीही गार्हस्थ्य, वानप्रस्थ्य व संन्यास असे चार विभाग पथम श्रुतिप्रतिपादित कर्माचाच अवलंब केले आणि त्यांना चार आश्रम अशी संज्ञा केला होता. मग त्या मार्गाने जातां जातां दिली, असे जाते ब्राह्मण मानितात. या प्रकारे विषयाने रंगलेल्या त्यांच्या वृत्ति हळूहळू चतुर्वा विभक्त केलेला जो हा सदाचार, त्यांच्या शुद्धतेला पावून व त्यांची विषयतट्टणा नष्ट याविधि पात्र केले असतां भले लोक परम-होऊन त्यांची बुद्धि जेव्हां निमंठ(पौक्षप्रवण) गतीला पोहोचतात. कोणी घरदार सोडून झाली, तेव्हांच त्यांचे ठिकाणी 'तत्त्वमसि' या संन्यास घेतात, किंवा कोणी सन्यास न घेतां वान-महावाक्याच्या लक्ष्यांशाचा सानुभव प्रकाश पडून प्रम्भच हेतात; कोणी गृहस्थाश्रमांतर राहतात, मग सर्वच ब्रह्ममय अशी अन्वयरूप सार्वत्रिक व कोणी ब्रह्मवर्यच पाढितात. तथापि हे चारही प्रतीति त्यांना प्राप्त झाली. स्मृतीवरून प्रकारचे आचारावान् ब्राह्मण वैराग्य किंवा संतोष पहातां उपनिषदांनीं सांगितलेल्या तुरीयपद्यांच्या बलाने ब्रह्मभावाला जातात; आणि वेद वाच्य ब्राह्माची प्राप्ति करून घेण्याची चारही असे म्हणतो कीं, या रीतीने ब्रह्मभावाला वर्णाना व चारही आश्रमांना सारखीच मोक्षेलेले असे किती तरी ब्राह्मण ज्योतिरूप छीक आहे. तथापि जे कोणी मनोनिग्रह-होऊन आकाशांत तारकांच्या आणि नक्षत्रांच्या पूर्वक चित्तशुद्धि संपादून निर्विकेपपणे शास्त्रीय स्वरूपाने प्रत्यक्ष आज दिसत आहेत. याप्रमाणे ज्ञानाचे अवणमननादिक करितात, अशा सदाचार करून आनंद्याला पोहोचलेले जीव ब्राह्मणांनाच काय तो द्या मोक्षलिंगाचा खरा जरी कदाचित् मनुष्ययोनीत येऊन या संसा-उपयोग होतो; म्हणजे असेच तेवढे त्या तुरीय रांत पडले, तरी इतरांस कर्मबलाने प्राप्त ब्रह्माला गांटतात. या कामीं संपदायागत जो होणाऱ्या या योनीतील पापफलरूपी दुःखांचा यतिर्थम तोच आवश्यक आहे. कारण, या त्यांना संपर्कही घडत नाही.

धर्माचे संतोष है मूळ, वैराग्य हा प्राप्त, व

तथापि, जो अतिशय दृढनिश्चयाचा पुरुष मोक्ष हेच पक्क धर्येय किंवा उपास्य असल्यागुरुवाक्याप्रमाणे चालून वेदाध्ययन करून मुळे हाच आश्रम ब्रह्मज्ञानाचे अधिष्ठान योग्यकृत होऊन राहील, त्यासच ही योग्यता होण्यास सर्वधा योग्य आहे. आतां या धर्माचे प्राप्त होईल व अशालाच ब्राह्मण हीं संज्ञा योग्य शुद्धरूपाने किंवा मिश्ररूपाने (आश्रमान्तर आहे. इतरांना ब्राह्मण हा शब्द न लावितां धर्मानीं यक्त) असे आचरण करणे हैं उपाब्राह्मणक (ब्राह्मणाची केवळ नक्त) हा सकाच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे. करैही शब्द लावावा. एतावता असे दिसून येईल कीं, आले तरी, जो म्हणून या मार्गाला लागला पुरुषांचे बरेण किंवा वाईटवण (त्याची तो कोणी असला तरी त्यांचे कल्याण झाल्या-

१ आकाशांतील अगस्ति, वसिष्ठ इत्यादि वांचून रहात नाही. पण अशी उत्तम सोय तान्यांना उद्देश्यन हैं म्हणणे आहे.

असूनही विषयलंपट दुबळे जीव हे या मार्गाला

न लागतां पाय मोडून बसतात. बाकी शुद्ध-टिकाणीं दया, क्षमा, शान्ति, अहिंसा, सत्य, चित्त होऊन जो म्हणून या ब्रह्मपदाच्या सरलता, अद्वौह, निरभिमानिता, लज्जा, सहिंशोधाला लागला, तो संसाराच्या कचारींतून घेता व शम या धर्माची उत्पत्ति होते. हे सुटल्याविना रहाणार नाही.

सर्व धर्म ब्रह्मपदाला पोहोचविष्याचे मार्गच

स्यूमरशिम विचारितोः——हे भगवन्, मी आहेत आणि हे स्वाधीन झाले म्हणजे यांचे आपणांस असे विचारितो कीं, एकजण गार्ह-द्वारानें परमपदप्राप्ति होते; असा हा क्रम स्थायांत राहून प्राप्त झालेल्या द्रव्यानें दान, आहे. अर्थात् यावरून क्रमानं परमगतीची उपभोग, यज्ञ व अध्ययन करितो व दुसरा प्राप्ति करून देणे हेच कर्माचे सामर्थ्य आहे मळींच गाहस्थ्य सोडून संन्यासाचा आश्रय अशी शहाण्यांन आपल्या मनाशीं गांठ घालून करितो, तर या दोधारीकीं इहलोक सोडिल्या- कर्माचरण करावे. ही परमगति म्हणजे— वर आधीं स्वर्ग कोण मिळवील, हे मला आपण यांच्या चित्ताचा सर्व बाजूंनी उपरम होऊन कृपा करून सांगा.

कपिल सांगतात:—बाबारे, दारपरिग्रह असे जे ब्राह्मण ते ज्या गतीला पोंच-करून गृहस्थाश्रमांत राहणारांचा मार्गही चांग- तात तीच होय. त्याच्रप्रमाणे, वेदवित् लाच आहे; तोही मोक्षफलदायीच आहे. तथापि ही पदवी—जो कोणी सर्व वेद, त्या वेदानें तुश्याही असे ध्यानांत येईल कीं, संन्यास- जाणावयास सांगितलेले ब्रह्मस्वरूप कर्म व सुखाची मातज्जरी त्यांत नाहीं.

अशा कर्माचे यथास्थित अनुष्ठान करणे या स्यूमरशिम विचारितोः——भगवन्, आपणां तीनही गोष्टी अंगीं बाळगितो, त्यालाच दिली सारखे आहेत ते ज्ञाननिष्ठ असतात आणि जांते. अशांविराहित जे केवळ वेदाची वटवट गृहस्थाश्रमी आहेत ते कर्मनिष्ठ असतात. तथापि, करणारे आहेत त्यांना वातरेचक (शब्द-सर्व आश्रमाचे अंतिम फल एकच आहे असे रूपानें मुखांतून केवळ वायूचा निचरा करणारे) सांगतात; आणि जर परिणामीं फल एकच हेच नाव योग्य आहे. बाबारे, खण्डा वेद- आहे, तर कर्म व ज्ञान हीं एकच किमतीचीं विदाची योग्यता सामान्य नव्हे. तसा वेद-मानणे किंवा न्यून-अधिक मानणे यांत कांहींच वित् सर्वज्ञ असलाच पाहिजे. कारण, वेदांत फरक उरला नाहीं असे मला वाटें. तरी, हे नाहीं असे कांहींच नाहीं. या ब्रह्मांडांतील भूत, कपिल मुने, आपण मला याचा योग्य रीतीनें भावी व वर्तमान या सर्व गोष्टीचे वेदांत वर्णन निवाडा सांगा.

आहेच. सर्व शास्त्रांचा निर्णय एकच आहे;

कपिल सांगतात:—बाबारे, कर्माचे सामर्थ्य आणि तो हाच कीं, हे जगत् आहेही आणि स्थूलसूक्ष्मादि शरीरांची शुद्धि करणे हे आहे; नाहीही. ह्याणजे प्रतीतिकालीं ते आहे व बाध-व ज्ञानाचे सामर्थ्य तत्काल परमगतीला पोहों- कालीं ते नाहीं; (जशी स्वप्रांतील सृष्टि स्वप्रचिविष्ये हे आहे; आणि यामुळे, प्रथम जेव्हां कालीं आहे आणि स्वप्रबाधकालीं ह्याणजे जागृ- कर्माचरणानें चित्तदोष पूर्णपणे निरस्त होतात तीत नाहीं.) आणि जो विज्ञानवान् ज्ञाला त्याची तेव्हांच शास्त्रानें वर्णिलेला जो ब्रह्मरस आहे शास्त्राच्या या ह्याणण्याप्रमाणेच निष्ठा असते. त्याचे ज्ञान करून घेण्याविषयीं चित्त लंपट ह्याणजे तो या जगताला पूर्वोक्त न्यायानेच होऊं लागते. मग अशा अवस्थेत त्याचे सद्गूपही मानितो व असद्गूपही मानितो; आणि

स्थितिकालीं कार्यरूपांत व लयकालीं साधणेच नाहीं असा श्रुतीचा निश्चित कारणरूपांतही त्याकडे एकाच दृष्टीने अभिप्राय आहे; आणि अकामहतत्व ह्याणजे पहातो (अर्थात् असल्या दुतोङ्या जग-क्षेत्र-गृहापासून तो थेट अहंकारापर्यंत यावत् ताविष्यीं त्याची उपेक्षाचाबुद्धिच असणार.) गोटीविपर्यींचा काम ह्याणजे अभिलाष सोडणे सर्व वेदांनीं खरी अशी निश्चित गोष्ठ एकच अर्थात् या सर्वांचा संन्यास करणे हेच होय; सांगितली; ती गोष्ठ ह्याणजे परबद्ध. आणि व यानेच शेवटीं अपवर्ग ह्याणजे मोक्ष याची तिचा परिचय दाखविण्यासाठीं या जगताचे हेच निश्चित प्राप्ति होणारी आहे. ह्याणून, जो खरा दुनोडेण प्राप्त दाखवून क्षेत्र, गृह, आराम, पशु, ज्ञाता अधिकारी झाला तो समाधिघ्युत्थान-पत्नी, पुत्र, शरीर, इन्द्रिये, प्राण, मन, बुद्धी कालीही या संन्यासवृत्तींच असतो. अशाला व अहंकार एथपर्यंत यावत् पदार्थाचा त्याग प्राप्त होणारी जी वस्तु तिला वेदांत अनेक ह्याणजे संन्यास ज्यांत आहे असा जो निर्विकल्प पकारें संज्ञा दिलेल्या आहेत. त्याला कृत समाधि त्याचा एककंठाने उपदेश केला ह्याणजे अवाधित असे म्हणतात. त्यालाच सत्य आहे. कारण, या समार्थीत प्रत्यक्ष, अनुमान ह्याणजे मूर्तमूर्त प्रपंचाचे अधिष्ठान असे ह्यण-इत्यादि प्रमाणांचे पर्यवसान जेथे हेतु अशा तात. ज्याला सर्व स्थावरजंगमांचा आत्मा या अपरोक्ष साक्षात्काराने साक्षात् आत्मदर्शन दृष्टीने ज्ञात आणि ज्ञेय असेही समजतात; ज्याला होते. याशीवाय ब्रह्मस्वरूपाचा योग्य परिचय दुःखानें अभिश्र असे सुख ह्याणतात; ज्याला होण्याला दुसरा मार्ग नाही; व ह्याणनच शिव किंवा शान्त, उत्तर किंवा सर्वोक्तुष्ट ह्याणजे सर्वत्याग करावयास सांगणाऱ्या संन्यासाची तुर्य असेही म्हणतात; किंवा ज्याला ब्रह्म, योग्यता विशिष्ट आहे. या सर्वत्यागात्मक अव्यक्त, सर्वांचे उत्पत्तिस्थान व अव्यय ह्याणजे संन्यासवृत्तीच्या उच्चतम योग्यतेचा आणखी अपरिणामी असेही म्हणतात; तसेच ज्याला एक बळकट पुरावा असा आहे कीं, ब्रह्मावे असंगत्वामुळे योग्य ह्याणजे आकाश असे ह्याण-दादि उपनिषदांत जेथे मानुषानंदापासून शतगुणित्वानें ब्रह्मानंदापर्यंतच्या पायऱ्या सागून अखेर तात; व अविनाशित्वामुळे ध्रुव अरो म्हणतात; ज्याला अविध किंवा अकृत्रिम असे या पायऱ्या चढण्याचा जो अविकारी म्हणून ह्याणतात, आणि ज्याला अनामय (दुःख-सांगितला त्याचे लक्षणांत 'ओत्रियस्य चाकाम-राहित') असे शुभ (कल्याण) समजतात, हतस्य' हीं पदे प्रत्येक पायरीवर घातलीं आहेत. व तें प्राप्त करून घेण्यासाठीं तेज (इन्द्रिय-अर्थात्, मानुषानंदापासून थेट ब्रह्मानंदापर्यंत जयाविषयींचे सामर्थ्य), क्षमा (अपकार पौचून खण्या आनंदाचा आम्बाद वेणारा अधि-केला असतांही क्रोध न येणे) व शांति (पूर्ण कारी म्हटला म्हणजे तो श्रोत्रिय निष्कामता) हीं अर्गीं आणून ज्यांनीं ज्यांनीं (वेदवेत्ता) असून शिवाय 'अकामहत' देखील बुद्धिरूपी नेत्र उघडले असतील अशांनाच असलाच पाहिजे, असे श्रुति स्पष्ट सांगत कवळ जें प्राप्त होते, अशा त्या ब्राह्मणाशी आहे. या अकामहतत्वाशिवाय, ज्याला कधीं ह्याणजे ब्रह्मवेत्त्याशीं अभेदरूपाने रहाणाऱ्या कधीं संतोष असा शब्द लावितात असा ब्रह्माला नमस्कार असो. जो आनंदोकर्ष किंवा परमानंद तो

अध्याय दोनशे एकाहत्तरावा. हाणाला, 'हां, हां, हा देव ठीक आहे. हा आपले कल्याण खास करील. कारण, याचा आकारच तसा दिसत आहे. शिवाय, हा

—::—

कुंडधारोपाख्यान.

युधिष्ठिर स्थानतोः—हे पितामह, आपण देवांच्या अगदीं निकट रहात असल्यामुळे ज्ञानानेष्ठ व मोक्षेकपर अशा संन्यासाची याचे भोवतीं मनुष्यांची पेरवी नाहीं. याकरितां थोरवी सांगितली, ती यथार्थच आहे. परंतु हा मला अपरिमित द्रव्य देईल असे वाटते.' असले दुश्श्रूत मोक्षर्थम आचरण्याविषयी जे मग त्या ब्राह्मणाने धूप, गंध, लहानथोर असमर्थ असतील अशा दुर्बलांनी धर्म, अर्थ प्रकाराची पुष्पे, व अनेक जातीचे अन्न-व काम हे जे वेदांत वर्णिलेले मोक्षेतर तीन पुरु-बलि अर्पण करून त्या मेदाचे पूजन पूर्ण, त्यापैकीं कोणत्याचा अवलंब केला असतां केले. तेव्हां तो मेघ अल्पकालांतच प्रसन्न त्यांत त्याला विशिष्ट लाभ होईल हें मला सांगा. झाला व त्या ब्राह्मणाने केलेल्या आराध-

भीष्म सांगतातः—हाविषयीं पूर्वीं कुंड-नांने परवश होऊन, जीत त्या ब्राह्मणाचे धार नामक एका मेधाने आपल्या एका भक्ताचे निश्चित कल्याण आहे अशा वाणीने त्याला प्रेमाने कोणत्या प्रकारे कल्याण केले, त्याचा बोलला, 'थोरांनी ब्रह्महत्या करणारा, एक इतिहास मला माहीत आहे. तो मी तुला दारू विणारा, चोरी करणारा व ब्रह्मंग कर-सांगतों, म्हणजे तुला तुझ्या पश्चाचा उलगडा णारा या जवास प्रायश्चित्त सांगितले आहे; कठेल. तो इतिहास असा.—पूर्वीं कोणी परंतु कृतधनाला मात्र प्रायश्चित्त सांगितले नाहीं. एक अति दिनद्वी ब्राह्मण होता. त्याच्या आशीचे पोर्टीं अर्धम उत्पन्न होतो, असुयेचे मनांत आपली स्थिति सुधारण्यासाठीं धर्मा-पोर्टीं क्रोध उत्पन्न होतो, व लवाडीचे पोर्टीं चरण करावे असे येऊन त्याने आपणांस लोभ उत्पन्न होतो; परंतु कृतधनतेचे पोर्टीं यज्ञ करितां यावा म्हणून तदर्थ द्रव्य कांवीची उपजत नाहीं. ती निपुंकिक असते.' मिळविषयासाठीं दारुण तप आरम्भिले आणि इतके बोलून तो कुंडधार अटव्य झाला. पुढे मोऱ्या कटाक्षाने व भक्तिपूर्वक अनेक देवतांचे त्या रात्रीं तो ब्राह्मण दर्भावर निजला असतां पूजन केले; परंतु विचाराला कवडीही मिळाली कुंडधाराच्या तेजाने दिव्य दृष्टि येऊन त्याला नाहीं. तेव्हां तो विचारांत पडला की, मनु-स्वप्नात स्थावरजंगम सर्व भूतं व्यक्त दिसून लागलीं; घ्यांनी त्रास देऊन देऊन ज्याला घट केला व तो ब्राह्मण शामशिल, तपस्वी, विषयविरक्त, नाहीं अशा कोणत्या तरी देवाला आपण शुद्धात्मा व भक्तिमान् असल्यामुळे त्याला त्या आराधिले असतां आपल्याला तत्काल द्रव्य-वेळीच मकीचा प्रत्यय आला; तो असा.—त्याने प्राप्ति होईल; परंतु असे देवत कोठे सांपडावे? मणिभद्र नांवाचा कोणी एक अत्यंत तेजस्वीदेव असा विचार मनांत येऊन तो सौम्य वृत्तीने इतर देवतामंडळीच्या मध्यभागी वसून उदार शोधास लागला असतां कुंडधार नांवाचा एक मनाने त्यांस आज्ञा करीत आहे असे पाहिले. देवांचा परिचारक मेघ देवांसमिं असलेला तेथें त्याचे ते आज्ञाधारक देव शुभ करण्याच्या त्याचे दृष्टीस पडला. हा कुंडधार शरीरानेच लोकांना द्रव्ये व राज्ये देत होते व अशुभ शत्का भव्य होता कीं, त्याला पाहतांच त्याच्या- कर्मे करणारांपासून हिरावून धेत होते. युधिष्ठिर त्या ब्राह्मणाची भक्ति जडून तो आपल्याशी छिरा, हा प्रकार चालला असतां तो महा-

तेजस्वी कुण्डधार सर्व यक्षांसमोर तेथें त्या देव- मणिभद्र ह्यणाला:—पण धर्माचे कल समेत प्रणामपूर्वक आडवा पडला. त्या वेळी तरी राज्य व निरंतर अनेक प्रकारची सौख्यं तो थोर मनाचा मणिभद्र देव त्या कुण्डधाराला हेच आहे. तेहां तपश्चयेंने देह कष्टविण्या-भूमीवर पडलेला पाहून ह्यणाला, ‘तुशी काय पेक्षां द्रव्यराज्यादि जें तपश्चयेंचे कल ते आय-इच्छा आहे ? ’

तेच याला भोगू या. यांत काय नुकले ?

कुण्डधाराने उत्तर केले कीं, ‘ही देवमंडळी भीष्म सांगतात:—मणिभद्र इतके जरी जर मजवर प्रसन्न असतील. तर हा ब्राह्मण बोलला तरी त्या महायशस्वी कुण्डधाराने माझा एक भक्त आहे. त्याला जेणेकरून ‘माझ्या भक्ताला धर्मचुद्धिच या’ ह्यणन सुस्थिति प्राप्त होईल अशी कांहीं कृपा याजवर वारंवार वारंवार त्या देवांना आग्रहपूर्वक विनंती करावी.’ यावर त्या मणिभद्राने देवमंडळीच्या केली. शेवटी त्या देवता तुष्ट होऊन, त्याचे संमतीनिंच त्या तेजस्वी ‘कुण्डधाराला खर्तले’, ‘कुण्ड- वर्तीने मणिभद्रत्याला ह्यणाला, ‘बावरे, तजवर धारा, ऊठ, ऊठ, तुझे कल्याण असो: तू कृतकृत्य व व तूझ्या या ब्राह्मणावरही या सर्व देवता प्रसन्न सुखी हो. या तूझ्या ब्राह्मणाला जर द्रव्यच पाहिजे आहेत, तेहां तूझ्या मागण्याप्रमाणे हा धर्मात्मा असेल तर त्यांचे काय मोर्ड ? —त्याला आपण होऊन त्याची धर्मावरच मति जेडल.’

द्रव्य देऊ. हा तुझा मित्र ब्राह्मण अगणिन हें एकतांच, युधिष्ठिरा, इतरांना प्राप्त द्रव्य मागत असला तरी या देवमंडळीच्या होण्यास दुर्घट असा आपल्या मनचा वर आप-आज्ञेनेच मी आतां देऊन याकितो. पहा. णास मिळाला, हें पाहून स्वतःस कृतकृत्य काय ते बोल.’

समजून तो संध फार संतुष्ट आला. इतक्यांत,

तें ऐकून कुण्डधाराने मनांत विचार केला त्या ब्राह्मणांचे योजारीं अति तलम अशीं चीर-कीं, अलोट द्रव्य मिळालें तरी तें भोगणाऱ्या वस्त्रं येऊन पडलीं व तें पाहून त्याचे मनही मनुष्याला जगावयाचे असरें कितीं कारण, संसाराविषयीं विरक्त झालें. मग तो ब्राह्मण मनुष्यजन्म हा अति चंचल व अनिश्चित ह्यणाला, ‘मी इवके सत्कृत्य केले असून आहे, तेहां द्रव्य मागण्यांत कांहीं अर्थ नाहीं. त्याची जर या कुण्डधाराला जाण नाही या ब्राह्मणाचे हातून जेणेकरून उर्कूट (मला इट तें द्रव्य न देतां हांडे वाळवायाचेच तपाचरण होईल असे मागणे मागावे. असे माझे कपाळी यांने आणिले) तर दुसऱ्या तरी म्हणून तो बोलला, ‘हे धनप्रदा मणिभद्रा, कोणाला येणार ? आतां असे करण्यांत कांहीं मी माझ्या या भक्तासाठीं द्रव्य मागत नाहीं, अर्थ नाहीं. आपण आपले वनांत जाऊन मी दुसरीच कांहीं कृपा द्याविता. तुझीं एक तेथे धर्मानि रहावे हेच ठीक.’

रत्नाची रास किंवा रत्नांनीं भरलेली सर्व पृथ्वी भीष्म सांगतात:—देवतांनीची ती योजना दिलीत तरीही माझ्या भक्ताला ती नको. पण केली असल्यामुळे अर्थात् त्या ब्राह्मणाला हा धार्मिक व्हावा अशी इच्छा आहे. याची गृहस्थितीचा वीट येऊन तो वनांत गेला व धर्माचे ठिकाणी नवी रमावी, धर्मावरच ह्याची नीव तप करू लागला. त्यांने कलमूळे आणुन उपजीविका असावी, व धर्म हेच याला मुख्य प्रथम देवता व अतिथि यांना देऊन उरेल कर्तव्य वायोवे, अशी कृपा आपण यावर करावी, त्यावर आपण रहावे असा क्रम चालविला है मला पाहिजे आहे.’

तों त्याची बुद्धि धर्मपिर अपिकापिकच इच्छा

वत चालली. मग, युधिष्ठिरा, फलमूले सोडून होता असे) राजे लोक यांची दशा काय केवळ वृक्षपर्णीवरच त्यानें उपजीविका चाल-शाली आहे ती तूच पहा ! ” विली; नंतर पणेही सोडून तो केवळ जला-त्यावरून त्या ब्राह्मणानें दिव्यदृष्टीने वरच राहू लागला; पुढे पुढे तर जलही दुरूनच अवलोकन केले, तों सहस्रावधि राजे सोडून तो अनेक वर्षेपर्यंत केवळ वाश्रु-नरकांत बुड्या देत आहत असे त्याला आट-भक्षण करून राहिला. परंतु चमत्कार हा की, छळें. त्या समयी कुऱ्डधार त्याला म्हणाला, त्याची शक्ति मुळीची क्षीण झाली नाही. या-“ (का ? मी तुला द्रव्यादि देवविले नाही प्रमाणे दृढ धर्मशङ्का व तीव्र तपाचरण हीं बहुत काल चालू राहिल्याने त्याला दिव्य दृष्टि आली व त्याला असा विचार सुचला की, (पूर्वी आपण दुसऱ्याजवळ मागत होतों, परंतु आतां आपल्यालाच इतके सामर्थ्य आले आहे की,) आपण संतुष्ट होऊन जर कोणाला ‘जा, तुला अमुक द्रव्य दिले आहे ! ’ असे हळलें, तर आपली वाणी खास विकल होणार नाही. हा प्रथ्य त्याचे बुद्धीस वायतांच त्याचे मुख आनंदाने प्रफुल्ल होऊन तो पुनरपि तपच करू लागला; व कांहीं काळ लेठल्यावर पहिल्यापेक्षांही अधिक तपसिद्धि अंगी बाणतांच तो पुनरपि आपल्याशी म्हणाला की, ‘लौकिकांत राज्याहून अधिक देणगी भीम्प ह्याणतात:- हे एकून त्या ब्राह्मणाने नाही; पण भी आज प्रसन्न होऊन जर दृष्टि पोचविली तों काम, क्रोध, लोम, भय. कोणालाही राज्य देऊ करीन तर तो तत्काल मठ, निद्रा, तंद्रा व आलस्य या सर्व विकाराजा होऊन माझी वाणी सफल होईल, असे रानीं मनुष्यांभोवतीं गराडा दिला आहे असे मला निश्चित वाटते ! ’

त्याला दिसले. तेव्हां कुऱ्डधार त्याला म्हणाला, राजा, या प्रकारचा विचार त्या ब्राह्मणाचे, हे पाहिलेस या मंडळींनी मनुष्यांना कसे मनांत चालला असतां त्याचे तपानें व लेहानें घेरले आहे तें ! बाकी ही सगळी देवांचीच आकर्षित होऊन कुऱ्डधार त्याचे पुढे प्रकट युक्ति आहे व देवांच्या आज्ञेवरूनच हे सर्व-शाला. त्याला पहातांच त्या ब्राह्मणाला मोठा जण मनुष्यांना विघ्ने उत्पन्न करितात. कारण, विस्मय वाटला, मग त्याने त्याला भेदून त्याचे निर्विघ्न आचरण झाल्यास मनुष्यें आपली यथाविधि पूजन केले. तेव्हां कुऱ्डधार त्याला जागा पठकावतील असे देवतांना भय वाटत म्हणाला, “ ब्रह्मन्, तुला आतां दिव्यदृष्टि असेत; यामुळेच देवांनी संमति दिल्याशिवाय प्राप्त शाली आहे, तर आतां इतर सर्व लोक कोणीही भनुष्य धार्मिक होऊ शकत नाही. व विशेषतः (तुला ज्यांचे स्थितिबद्दल हेवा वाटत (तेव्हां मी तुला धार्मिक केले ही सामान्य

कृपा काय ? पण तुळा गैरसमज शाला; असो.) रचे जरी यज्ञ आणि तरें सांगितलीं आहेत, तू आज आपल्या तपोबलानें वाटेल त्यास राज्य तरी सर्वांचे पर्यवसान एकच ह्याणजे चित्तशुद्धि किंवा द्रव्य देण्यास समर्थ आहेस, नव्हे काय ?' किंवा हँस्वरप्राप्ति हें असते. पण ज्या यज्ञाचे

भीष्म सांगतात:—हें ऐकन त्या धर्मात्मा फल स्वर्ग किंवा धनप्राप्ति हें नसुन केवळ धर्म-ब्राह्मणानें त्या कुंडधार मेघापुढे सांग नमस्कार पापि हेंच असेल, असा एखादा यज्ञ नियुक्त घालून त्याला म्हटलें, ' भगवन्. खरोखर असेल तर मला संगा.

आपण मजवार मोठीच कृपा केली; परनु मी भाष्म उत्तर करितात:—याविष्यं पूर्वी नारदांनी आपल्या खण्या प्रेमाची किमत न ओळखून सांगितलेला उछ-वृत्तीने राहणाऱ्या एका यज्ञार्थी आणि कामलोभांचे नार्दीं लागून आपल्या ब्राह्मणाचा इतिहास सांगत असतात, तो चांगल्या करणीवरही दोषागोप. केला, हा मी तुला संगतो.

माझ्याकडून मोठा अपराध शाला ! याचदल नारद म्हणाले:—विदर्भ देशांतील एका श्रेष्ठ मला क्षमा असावी. ' कुंडधार म्हणाला, ' हे आणि धर्मप्रधान राष्ट्रांत कोणी एक उछ-ब्राह्मणश्रेष्ठा, तुला क्षमा केलेलीच आहे.' वृत्तीने राहणारा ऊषि यज्ञरूपी विष्णुची आर-

नंतर, त्या ब्राह्मणाला बाहुंनी हृष्ट आलिं धना करण्याचे नार्दीं लागला. त्याचे खाणे गन देऊन कुंडधार तेथेच गुप शाला. इकडे ह्याणजे सांव्याचे तांदूळ आणि सूर्यपर्णी व कुंडधाराचे कृपेने व तपाचे सिद्धीने त्या ब्राह्म-जवस या दोन पालेभाज्या. या भाज्या तिखट णाला आकाशगमनाचे सामर्थ्य येऊन तो सर्व व वेचन असल्या तरी देखील त्याचे तपो-लोक फिरून आला. त्याशिवाय त्याला निष्ठेने त्या त्याला गोड लागत. याप्रमाणे संकल्पसिद्धि ह्याणजे मनांत येईल ती गोष्ट कोणाही प्राण्याची हिंसा न करिता तो तत्काल प्राप करून घेण्याचे सामर्थ्य अंगीं निर्वाह करीत असल्याने त्याचे चित्त येऊन, अंतीं-धर्म व योग या उभयांचे बलांने शुद्ध होऊन त्याने वानप्रस्थाश्रमाचा आश्रय प्राप होणारी जी परमगति तीही मिळाली. केला; आणि, हे शत्रुमर्दना, मूलफलांचे

भीष्म म्हणतात:—धर्मी, देवता, ब्राह्मण, योगानें स्वर्ग देणाऱ्या यज्ञस्वरूपी श्रीविष्णुची यक्ष, साधु, सत्पुरुष व चारण हे सर्वही धार्मि-उपासना चालविली. त्या ब्राह्मणांचे नांव सत्य काचे पूजन करितात; कामी किंवा धनाढच असें होतें, व त्याचे स्त्रीचे नांव पुष्करधारिणी अशांचे करीत नाहीत. बा युविष्टिरा, तुळा असें होतें. ही त्याची यज्ञपत्नी असल्याने धर्मकडे एवढा ओढा आहे म्हणूनच देवता त्याचे शापभयाने त्याचे स्वभावाप्रमाणे चालत तुळ्यावर सुप्रसन्न आहेत. बाबारे, धर्मात काहीं असे. तथापि आपला भर्ती पशुहिंसा ज्यांत प्राप निराळीच मुखकला आहे. (ती सांगून कळावया- आहे असा यज्ञ करितो ही गोष्ट तिला ची नाहीं) व अस्यंत श्रेष्ठ सुख तें धर्मातच आहे. मान्य नव्हती, असो; अशी ती त्याची भार्या त्याच्याप्रमाणेच वतस्थ राहिल्याने कृश व पवित्र शाळी. तिचे अंगावर मोरांचे आपोआप

—::—
हिस्त्रयज्ञनिदा.

युधिष्ठिर विचारितोः—पितामह, अनेक प्रका- तोही समंजस आहे.

१ या शिकाणी "सिद्धिप्राप्य" असा बंगाली पाठ आहे. त्याचा अर्थ "सिद्धि पावून" असा होतो.

मळून पडलेल्या पिसांनी गुंफलेले वस्त्र अस. खरो केल्यानें मला सद्गति प्राप्त होईल. मी तुला हे खर असल्या यज्ञांत साई करण्याचे तिच्या मनां- दिव्य चक्षु देतो आणि तू यांच्या साह्यानं (यज्ञ-तून नव्हते; पण नवराच यज्ञकर्ता ज्ञाला तेव्हां कर्त्यास प्राप्त होणाऱ्या) या स्वर्गातील दिव्य त्याचे आज्ञेस्तव ती त्याला अनुसरली. या अप्सरा व या थोर थोर मंथवांची हीं विचित्र समयीं एक चमत्कार घडून आला. तो असा विमाने नीट पहा !'

कीं, त्या सत्य ऋषीच्या रोजारीच त्या वनांत याप्रमाणे मृगानें सांगतांच त्या सत्य ब्राह्म-शुक्राचे आज्ञेवरून पर्णीद नांवाचा एक धर्म-पाणे त्या दिव्य चक्षूच्या साह्यानें बहुत वेळ-वेळा मृग रहात असे. रोजारधर्मामुळे त्या पर्यंत सस्पृह वृत्तीनें तो अप्सरा-विमानांचा मृगाचा व सत्याचा बराच स्नेह जडला होता. देखावा पाहिला, तेव्हां त्याचे तोंडाला पाणी तेव्हां तो सत्याकडे येऊन म्हणाला कीं, 'बाबारे, सुर्यं; आणि मग, हा मृग झाणतो त्याप्रमाण तू हे भलेंच काय आरंभिलेस ? अरे, मंत्राला पशुहिसेनेच असला स्वर्ग प्राप्त होतो, या अनुसूप अशी ज्यांत क्रिया नाहीं तो यज्ञपक्षाचा समर्थनकर्ता बनून तो त्या मृगाकडे करून फुकट आहे. तू म्हणशील कीं, मला पाहूं लागला.

पशु विकत आणण्याचे सामर्थ्य नाहीं म्हणून हे राजा, या मृगाचा खरा प्रकार असा मी त्याचे ऐवजीं हा चरूच होमांत आकिंतो, होता कीं, हा साक्षात् धर्मच होता व कांहीं तर तू माझाच या यज्ञांती होम कर आणि विशिष्ट कारणाने मृगयोनींत येऊन बहुत वर्ष यथासांग क्रिया करून स्वर्गास जा कसा !' त्या वनांत राहिला होता; व प्रस्तुत त्याने पर्णीदाचे हे बोलणे संपतांच प्रत्यक्ष सावित्री ब्राह्मणाला भूल घालून आपली पशुयोनींतून तेंये यज्ञांत प्रकट होऊन त्या मृगप्रमाणेच मुक्तता करून घेतली. बाकी खरे पहातां पशु- 'हा पशुचा मजसाठी तू या अभींत होम हिंसा हा कांहीं यज्ञविधि नव्हे. असो; त्या कर.' असे सांगू लागली. परंतु त्या ब्राह्म-ब्राह्मणाचे मनांत त्या मृगाची हिंसा करावी णांने त्या देवतेला स्पष्ट सांगितले कीं, 'हा असे येतांच तेवढ्यानेच त्याचे दीर्घ तप नाहीं से माशा सोबती आहे, याला मी मारणार नाहीं !' शाळं. याचसाठी, हे धर्मा, हिंसा हें यज्ञांग

याप्रमाणं ब्राह्मणाचे उत्तर कांनी पडतांच नव्हे. असो; नंतर त्या भगवान् धर्माने स्वतःच ती सावित्री त्या यज्ञांत चाललेला अनाचार अध्यर्युत्व पतकरून त्या ब्राह्मणाकडून तो पहाण्याचा कंदाळा करून त्या यज्ञिय अभींत उद्दिष्ट यज्ञ करविला. नंतर त्या ब्राह्मणाने शिरली आणि रसातल पहाण्याकरितां निघून पुनरपि बहुत तप करून आपल्या स्त्रीचेही गेली. मग पुनरपि तो हरिण त्या हात जोडून समाधान केले. एवंच, यज्ञांत हिंसा करणे हा उमा असलेल्या ब्राह्मणाला विनवन पूर्वत धर्म केवळ कांहीं काळ स्वर्गप्राप्ति करून क्षणूं लागला, तथापि सत्याने त्याचे न ऐकता देण्यापूरताच मानिलेला आहे. बाकी अहिंसा त्याला आलिंगन देऊन 'बाबारे, आलास तसा हा धर्मच सर्वथा अन्यंग व शाश्वत फल परत जा' म्हणून सांगितले. त्याप्रमाणे हरिण सात देणारा आहे; आणि ह्याणून मी तुला सत्य सत्य आठ पावळे गेलासे करून पुनः परतला आणि सांगतो कीं, ज्यांना केवळ सत्याचीच अपेक्षा त्याला ह्याणाला, 'हे सत्या, कृपा करून मजसाठी आहे अशांसाठी हा हिंसाधर्म नाहीं; अशांचा तरी माशा प्राप्त घे. कारण, तू माझी यज्ञार्थ हिंसा अहिंसा हात परमोच्च धर्म आहे.

अध्याय दोनशें त्र्याहात्तरावा.

—००—

**मोक्ष, वैराग्य, धर्म व पाप यांची
प्राप्त कशी होते ?**

युधिष्ठिर विचारितोः—पुरुष हा पापी कसा लोकसंग्रहार्थ (केवळ वरकान्ती) धर्माचरणाचा होतो, धार्मिक कसा होतो, विरक्त कसा होतो, आव आणितो, याप्रमाणे. तो खोटें धर्माचरण आणि मुक्त कसा होतो, या चारही गोटी करू लागतां लागतां खोटेपणानेच अर्थाज्ञन मला सांगा.

भीम सांगतातः—राजा, तू विचारितोस या कुरुनंदना, असे होतां होतां, जिकडून लबाडी सर्व गोटी तुला माहीत आहेत; तथापि त्या दृढ करून द्रव्य साधेल तिकडूनच तो यत्न ब्हाव्या म्हणून तू पर्यायाने प्रश्न करीत आहेस ठेवितो. अशा प्रकारे दृढाभ्यास झाला झणजे हें जाणून मी तुला मोक्ष, वैराग्य, पाप व धर्म तो उघड पातक करण्याइतका घट बनतो; यांची मुक्तापासून प्राप्ति कशी ती सांगतो, एक आणि मग त्याचे हितेच्छुर्नी किंवा पंडिप्रथमारंभी, शब्दादिक जे पचेद्वियाचे विषय तांनी त्याला बुद्धिवाद सांगून पापनिआहेत त्यांचे ज्ञान व्हावें म्हणून मनुष्याची वृत्त करण्याचा यत्न मांडला असतां त्यांना इच्छा अंतःकरणांतून बाहेरील पदार्थकडे तौ आहोरे व्यवहारे च त्यक्तलज्जः धावते; आणि ती बाहेर जाऊन पंचविषयां—सुखी भवेत् अशी प्रमाणबद्ध व कायदेपैकी एखादाही कोणता विषय तिला प्राप्तशीर रोकडी उत्तरं न लाजतां देतो! असा होऊन तो तिला अनुकूल असा वाढला, की क्रम चालला म्हणजे रागमोहार्मुळे काया, त्याचे टिकाणी प्रीति उत्पन्न होऊन तो आपा-वाचा आणि मन या तिन्ही द्वारांनी त्याचा त्याला भोगावयास मिळावा म्हणून किंतीही अर्धमै वाढत जातो. कारण, त्याचे विचाराही आयास पडले तरी ती पुनःपुनः यत्न करिते पापसूपचे, माणिही पापसूपच आणि कृतिही त्याचप्रमाणे, तो विषय प्रतिकूल असा अनुभव पापसूपच असते. असा त्याचा अर्धमप्रचार आला तर तो याळण्याविषयी असाच खटाईप चालला असतां, जे साधु असतात त्यांच्या करिते. एवंच, तिला प्रिय जे रूपगंधादि पंच-हृषीपुढे त्याचे दोष टळळळीत उमे असतात. विषय, त्यांची एकदा चट लागली म्हणजे (व यामुळे ते त्याचा संपर्क टाळितात.) परंतु त्यांचे पुनःपुनः सेवन करण्याविषयी ती सत्रत्न त्याशी समानशील असे जे पापचारी असहोते, व असा क्रम चालतां चालतां त्या विष-तील तें हाचे मित्र होतात; अर्थात् यांचे टिकाणी ती अत्यंत रंगून जाते. याचेच त्यांचे साहानां त्याचे पापपवृत्तीला अधिउलट-तिला जो अप्रिय असा विषय भासत कन उत्तेजन येते. असे झाले झणजे त्या असेल त्याचे पुनरुक्त दर्शनानें त्याजबद्दल तिचे पाप्याला इहलोकीही सुख मिळेनासे होते; मग टिकाणी कायमचा द्वेष उत्पन्न होतो. असे, परलोकीची तर वारांच नको!

याप्रमाणे पदार्थविषयी राग व द्वेष निर्माण या प्रकारे, मनुष्य पापात्मा कसा बनतो हें होतात. रागाचेच पार्या पुढे लोभ उत्पन्न होतो; तुला सांगितले. आतां धर्मात्मा कसा होतो तें व लोभ अतिशय वाढला झणजे तेथे मोह एक; व हा शुभाचरण करणारा इहलोकी सुख

कसें पावतो व त्याच सदाचरणानें मरणोच्चरही दृष्टीषुदे उमे राहूं लागल्यामुळे त्याला त्यांज-इष्ट गतीलाच कसा जातो हेही ऐक. साधु विषयीं समाधान न वाटतां वैराग्य मात्र उत्पन्न लोक हे पातक्याच्या आचरणांतील दोष जाणीत होते. या रीतीनें तो प्रज्ञाचक्षु होऊन असतात ह्याणून जसें आतां सांगितले, त्याच जेव्हां रस, गन्ध, शब्द, स्पर्श तसेच रूप प्रमाणे कोणताही वर्तनक्रम अंगीकारण्याचे पूर्वी यांकडे मन घालीनासा होत्साता त्यांजविषयीं ज्या पुरुषाला बुद्धिबलानें त्यांतील दोष प्रथमच निष्पेम होतो, तेव्हां तो सहजच सर्व विषय-अवगत होतात, तो त्या वर्तनाचा अंगीकारच प्रीतीला रजा देतो; परंतु धर्माला मात्र सोडीत करीत नाही; आणि कोणते वर्तन सुखपरि-नाही. तथापि धर्माने फलतः प्राप्त होणारा जामी होईल व कोणते दुःखपरिणामी होईल जो स्वर्गादिक लोक तो क्षयशील आहे हें याची निवड करण्याइतकी त्याची बुद्धि कुशल ध्यानीं वागून तो फलेच्छारहित धर्माचेच असल्यामुळे तो दुःखदाचा मार्ग टाळून साधूं आचरण करितो; आणि इतकी तयारी झाली चीच (सुखद मार्गानें जाणारांची) संगत धरितो. म्हणजे आडवाडेला न जातो योग्य त्या उपामग साधूचे सहवासानें त्याला सत्कृत्याचा यांतीं मोक्ष मिळविण्याविषयीं कंबर बांधितो. अभ्यास पटून त्याची सन्मार्गी रति मग या मोक्षोपायासाठीं हल्दूहल्दू विषयांविषयीं वाढत जाते. मग त्याची बुद्धि धर्मातच रमते: अपार्णी उपजीविका धर्माने मिळविले-त्याच द्रव्यावरकरावी अशा समजुतीचा बनून तो सद्योगानेच आपला निर्वाह करितो; व जेथें जेथें असें जें कर्म त्याचा तो सर्वथा त्याग करितो आणि केवळ धर्मस्वरूप होऊन जाऊन अंतीं परमश्रेष्ठ जो मोक्ष त्याला मिळतो.

मिळून चांगुलपणाचा अंकुर त्याला आढळेल तेथे तो मुळाशीं पाणी घालीत रहातो. एतावत त्याला सदगुणसंग्रहाचा नाद लागून तो धर्मात्माच बनतो; आणि मग अशाला मिळवी त्याचेचप्रमाणे शुभवतीचा मिळतो. या प्रकार सामित्र व धर्मपांजित द्रव्य यांची त्याला साथ मिळाली म्हणजे तो इहलेकीं तसाच परलोकींही आनंदातच असतो. हे भरतश्रेष्ठ, पूढे पायरीला तो आला म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध या पंचविषयांचे ठिकाणीं त्याला प्रभुत्व ह्याणजे संकल्पसिद्धि प्राप्त होते. कारण, अंगी धर्मतेज आल्याची ही निशाणीच आहे असे ज्ञाते समजतात. बाकी, जो

बा धर्मा, तू मला प्रभ केल्याप्रमाणे मा तुला पाप, धर्म, मोक्ष व वैराग्य हा मनुष्याचे डिकाणीं करीं प्राप्त होतात (व त्याचे परिणाम काय) हें तुला उलगडून सांगितले. आतां हें निस्सपण ऐकून तू कोणत्याही विठीत असलास तरी धर्माचे डिकाणींच प्रवृत्त रहा. कारण, धर्मा, जे धर्माचे डिकाणीं स्थिर राहतात, त्यांस शाश्वत सिद्धि मिळाल्यावांचून रहातच नाही.

अध्याय दोनशे चौन्याहत्तरावा-

—०—

मोक्षोपायवर्णन.

युधिष्ठिर म्हणाला:—पितामह, तो धार्मिक विषयांवरील प्रभुत्व प्राप्त होण्याने मोठासा पुरुष उपायबलानेच मोक्ष साध्य करून घेतो, कांहीं आनंद होत नाहीं. पण, हे युधिष्ठिर, एरवीं मोक्ष हातीं येत नाहीं, असे आपण उलट ज्ञानबलाने या विषयांचे वेयर्थ त्याचे सांगितले; त्या अर्थी, हें भरतश्रेष्ठ, असा तो

मोक्षसाधक योग्य उपाय कोणता तो ऐकेण्याची त्याचप्रमाणे विपरीत ज्ञान, अज्ञान व घोटा-माझी इच्छा आहे. व्यांत पाडणारा संशय हे तत्त्वाभ्यासाने द्वारा

भीष्म सांगतात:—हे निष्पापा, हे महा-करावे; ज्ञानाभ्यासाने मुस्ती व रिकाम्या उठाबुद्धिमंता युधिष्ठिरा, ज्या अर्थी तू नेहमीच ठेवी करण्याची प्रवृत्ति हीं दूर करावीं; हिताकोणतीही गोष्ट साधणे तरी ती सदुपायानेच वह, पचेसे व माफक अन खाऊन अजीर्णदि साधप्राप्ताचे खटपटीत असतोस, त्या अर्थी उपद्रव व ज्वरातिसारादि रोग यांस जिकावे; मोक्षोपायाचीही इतक्या बारकाईने तपासणी संतोषवृत्तीने लोभ व मोह हे दूर सारावे; करून घेणे हें तुला उचितच आहे. याकरितां आणि बाहेरून मोहक दिसणाऱ्या विषयांचे मी सांगतों तें ऐक. वाबारे, हा उपाय खरे स्वरूप किंती हिंडीस आहे तें द्विविध आहे: एक प्रवृत्तिरूप व दुसरा नजेरेत वाग्वून विषयांचा अब्हेर करावा; निवृत्तिरूप. हे दोन्ही उपयुक्तच आहेत, दयेची कृत्ये करून अर्थम टाळावा; दक्षता तथापि त्यांची योजना अवस्थापेक्षेने करावी राखून धर्म संभाळावा; आशा ह्याणजे फललागते आणि हें उघडउच आहे: उदाहरणार्थ— प्रामीच्या कालापर्यंत आपली मान यांगून ठेवमातींतून घट निर्माण करण्याचे समयीं ज्या णारा असा एक रज्जु आहे असै समजून तिचा उपायाची बुद्धीला अपेक्षा वाटते, त्याचीच तो तत्काल ठेव द करावा; आणि आसक्तीचा त्याग घट निष्पत्र झाल्यावर वाटत नाहीं; याप्रमाणेच, करून अर्थ वर्जी करावा; स्नेहाची अनित्यता ज्या वेळीं धर्म हा साध्य करून ध्यावयाचा ध्यानांनी आणून लोकांतील स्नेह कमी करावा; असतो त्या वेळीं बुद्धींत कर्मपरता अधिक वायुनिश्चालने क्षुधा मंद करावी; प्राणिमात्राअसावी लागते; आणि तोच धर्म सिद्ध झाला विषयीं कळवठा बाळगून आपला गर्व जिरवावा; ह्याणजे कर्मपरता निवृत्त होऊन बुद्धि केवळ संतोषाचा अंगीकार करून तृणेला फांटा द्यावे; ज्ञानाकार होऊन राहूते. एतावता धर्मसाधकांचा सततोयोगाने आलस झाडावा; श्रुतिवचनावर प्रवृत्तिपर उपाय हा मोक्षकदर्शी सिद्धांच्या विचास ठेवून विपरीत तर्कना दडपून टाकावे; निवृत्तिपरतेला मुक्तीचे लागू पडत नाहीं. इत- मौनाचा स्वीकार करून वाचाळपणाला आळा केव नव्हे, तर हे दोन पंथ ह्याणजे पूर्वसमु- घालावा; अंगीं शूरत्व आणून भयास घालवावे; द्राला जाणारा मार्ग व पश्चिमसुद्राला जाणारा प्रथम वाणी आणि मन हीं बुद्धीचे ताब्यांत मार्ग यांच्याइतके परस्परविरुद्ध आहेत. यावीं, ह्याणजे त्यांचा बुद्धीचे ठिकाणी लय आतां, मोक्षाला नेणारा जो मार्ग आहे तो एक- करावा; मग बुद्धि ज्ञानदृष्टीने जिकावी; आत्मच एक आहे; त्याचा विस्तार मी तुला सांगतों, बोधाने ज्ञान जिकावे; आणि शेवटी आत्म्याने ऐक. हा मार्ग ज्याला स्वीकारणे त्यांने प्रथम आत्म्यास जिकावे. हा प्रकार कसकसा साधाक्षमेने क्रोध नाहींसा करावा; संकल्पत्यागाने वयाचा तें प्रत्येक पुरुषाने शुद्धाचरण करून, कामाचा उच्छेद करावा; सात्त्विक भगवद्धचा- तद्वारा शान्तचित्त होऊन, आणि ज्ञाते ज्यांना नादिंकेकरून निद्रा तोडावी; सावध राहून योगप्रामीला घातक असै समजतात असे भयासासून रक्षण करावे; आत्मानुसंधानाने जे काम, क्रोध, लोभ, भय व पांचवे प्राणवायूचा गैरहिशोबी व्यवं बंद करावा; इच्छा, स्वप्न त्या सर्वांचा त्याग करून योगसाधनांचे देव आणि काम हीं धैर्याने परावृत्त करावीं; वाढूनियमपूर्वक सेवन करून जाणावे. हीं

योगसाधने अशीः—ध्यान, अध्ययन, दान, सत्य, होङ्गन काल हा सृष्टीतील हीं स्थावरजंगम लज्जा, आर्जव (सरल्पण), क्षमा, शुद्धता, मृते आकाशादि पंचमहाभूतांपासून निर्माण शुद्ध आहार व इन्द्रियसंयम. या साधनाचे करितो. हा चतुर्युगात्मक काल जीवांच्या योगाने पुरुषांचे तेज बाढते; त्याच्या पापाचा बुद्धिवासनांनी या पंचमहाभूतांपासून हीं सर्व क्षय होतो; त्याचे संकल्प सिद्ध होतात; व सृष्टि घडतो. म्हणजे या सृष्ट्यत्पत्तीला कारण त्याला विज्ञानप्राप्ति होते. याप्रमाणे तो तेजाला काल, धीवासना व पंचमहाभूते हें सप्तक आहे. चढलेला व भूतपाप झालेला पुरुष अल्पाहार याविरहित कोणी चेतन ईश्वर अथवा अचेकरून, जितेन्द्रिय राहून व कामक्रोधांना तन प्रथान इत्यादिक कांहीं कारण आहे असे आपल्या तात्प्रयात ठेवून स्वतःला ब्रह्मपदाकडे जर म्हणेल, तर तो साफ खोट बोलतो असे नेण्याची इच्छा करितो. सारांश, निर्माहत्व, समजावं. हे नारदा, जल, अंतरिक्ष, पृथ्वी, संगरहितत्व, कामक्रोधविवर्जन, अर्द्धन्य, निरहं-वायु व अभिहीं पंचमहाभूते परिणामशून्य, काराता, निर्भयत्व व गृहादिकांविषयीं अना-अनाद्यनंत, शाश्वत व स्वयंभू असून हीं सकि आणि त्याच प्रकारे निष्काम बुद्धीने सत्त्वप्रधान प्रकाशाचे पुंजच आहेत; आणि काया, वाचा व मन यांचे नियमन हा मोक्षाचा काल हा यांच्या भरतीला सहावा आहे. या प्रसन्न, निर्मल व पवित्र असा मार्ग आहे.

अध्याय दोनशे पंचाहत्तरावा.

—::—

नारद व असित यांचा संवाद.

भीष्म स्त्रियातात:—मुमुक्षूने ब्रह्मपदप्राप्ति किंवा कार्य असून हीं सहाही तच्चेत्या प्रत्येक कसकशी करून ध्यावी याच विषयासंबंधाने कार्यात अनुस्यूत आहेत असेच त्याला पत-पूर्वकालीं घडलेला नारद व असितकुलों करावं लागेल. या सहापर्लीकडे कारणभूत त्यन देवल यांचा संवाद संगत असतात. असे कांहीं आंहेच असे जर तो दाखवून कोणे एके कालीं सर्व बुद्धिमतांत श्रेष्ठ असा देण्याच्या प्रयत्नांत पडला, तर फार फार वयोवृद्ध देवल ऋषि स्वस्थ बसलेला पाहून झाले तर सो असत् ह्याणजे अभाव किंवा अज्ञान नारदाने त्याला भूतांची उत्पत्ति व लय यां यांचे नांव घेऊ शकेल; यापलीकडे नाहीं. संबंधी प्रश्न केला.

पंचमूतांहून खचीतच पलीकडे किंवा वरिष्ठ असे कांहीं नाहीं. कोणीही वादी श्रुतीचे आधाराने बोलू जावो किंवा तर्कप्रामाण्याने बोलो, तथापि यावत् स्थावरजंगम सृष्टि ही आतां सांगितलेल्या या सहा तत्त्वांचा परिणाम

नारद ह्याणाला:—हे भगवन्, हे स्थावर- जीव, सातवा भाव म्हणजे पूर्वसंस्कार, आणि जंगमात्मक विश्व कशांतून निर्माण केले आहे आठवा अभाव म्हणजे अज्ञान याप्रमाणे व प्रलयकालीं हें कोणांत लीन होते, तें मला स्थावरजंगम भूतांच्या उत्पत्तिन्द्रयांची आपण कृपा करून सांगा.

असित ह्याणाला:—भूतांविषयीं ज्यांनी जंतु ज्या वेळी आपल्या दृष्टीला नाहीं सा चांगला विचार केला आहे असे ज्ञाते झालासा वाटें, त्या वेळी तो पुनः या पंचतत्त्वांच्या असे ह्याणतात कीं, युगारंभकालीं अखिल ३ या कारणानेच “पंचतत्त्व गतः” म्हणले मेला प्राण्यांच्या पूर्वकालीन धी-वासनांनी प्रेरित अशी म्हण पडली आहे.

रूपालाच जाऊन मिळतो. सारांश, सर्व स्थावर-असते. आतां या इंद्रियांपासून तों क्षेत्रज्ञ-जंगमांचे देह नाशकालीं या तच्चांतच लय पर्यंत परंपरा अशी आहे: प्रथम हा पंचेंद्रिय-पावतात, व उत्पत्तिकालीं यांतूनच बाहेर येतात. समूह, त्याहून चित्ते श्रेष्ठ, चित्ताहून मनै श्रेष्ठ, कोणत्याही जंतूच्या शरीरांत या तच्चांची मनाहून बुद्धिं आणि बुद्धीहून क्षेत्रज्ञ किंवा वाणीं येणेप्रमाणे असते: त्याचा देह पृथ्वी-विज्ञानात्मा श्रेष्ठ होय. यामुळे प्रथमतः तच्चापासून व त्याचे कर्णंध आकाशतच्चापासून प्राण्याला इंद्रियद्वारा पदार्थांचे सामान्यज्ञान झालेले असते; त्याचे नेत्र सूर्यमय तेजस होतें; नंतर मनानेंते तो त्याचा विशिष्ट किंवा तच्चापासून, प्राण वायूपासून व रक्त जलतच्चा-पृथक् बोध घेतो; नंतर मनानेंचे हें कीं हें पासून झालेले असते. नेत्रयुग्म, नासिका, कर्ण-असा प्रश्न उभारून बुद्धि त्या प्रश्नाचा उल्युग्म, तच्चा आणि पांचवीं जिब्हा हीं पांच गडा लाविते; व अखेर बुद्धिस्थित जो विज्ञां-इंद्रिये त्या पांचाचे जे विषय त्यांची नात्मा तो इंद्रियद्वारा उपलब्ध झालेल्या विषयां-ज्ञानसाधने आहेत, असे ज्ञाते समजतात. या पासून काय घेणे तें घेतो.

पंचेंद्रियांचे जे व्यापार त्यांना दर्शन, श्रवण, या प्रकारे पंचज्ञानेंद्रिये, चित्त, मन व व्याण, स्पर्शन व रसन अशीं नावे आहेत; व आठवीं बुद्धि या आठांना अध्यात्मवेने ज्ञानें-रूप, गंध, रस, स्पर्श व शब्द हे त्यांचे गुण दियें असे म्हणतात. आतां पंचकर्मेंद्रियेही आहेत. याप्रमाणे पांच इंद्रियांच्या पंचाच कोणतीं तीं ऐक. कर, चरण, गुद, उपस्थ व व्यापारापासून त्यांचे पंचविषय उपलब्ध होत पांचवें मुख या ज्यांना संज्ञा आहेत तीं हीं असतात. आतां हीं पंचेंद्रिये व त्या इंद्रियां-पांच कर्मेंद्रिये होत. यापैकीं मुख हें कर्मेच्या द्वाराने प्रकाशमान होणारे पंचविषय दियांत गणण्याचे कारण—त्याचे द्वाराने भावण हे उभयही पंचभूतात्मकच आहेत असे तूंयुकीने व भक्षण हे दोन व्यापार होतात. चरण ह्याणजे पाहिलेस ह्याणजे ध्यानांत येईल. उदाहरणार्थ—उभय पाय—यांचे योगानें गमनाचा व्यापार ग्राण ह्याणजे नाक व त्याचा विषय गंध हे

उभयही एकाच ह्याणजे पृथ्वीतच्चाचे परिणाम १ अंतःकरणात्या ज्या वृत्तीला विषयांचे तद्रूप-आहेत. याचप्रमाणे रूप, चक्षु इत्यादिकांची योजना जाणावी. या पंचेंद्रियांचे आधिष्ठाते जे मन तेही पंचभूतात्मकच आहे व त्याचा प्रवर्तक जो विज्ञानमय तोही तद्रूपच आहे. एतावता, याचा केवळ सामान्यत्वाने घोष घेणे या अंतर्द्रष्टा, दर्शन व दृश्य हीं तिन्हीं एकरूपगुणा-तीला चित्त असे मटकले आहे. मन हें चित्तापासून त्मकच आहेत; व हे सर्व—मुख्य जो विज्ञान-भिन्न आहे. त्याला वस्तुच्या विशिष्ट स्वरूपांचे मध्य स्याचेच गुण आहेत. कारण, तोच पंचधा ज्ञान झालेले असते; परंतु ती वस्तु स्वीकारावी होऊन या पंचेंद्रियांनीं पंचविषयांचे भोग वा न स्वीकारावी अशा प्रकारचा संशय-व्याला हेत असते. मात्र इंद्रियांनीं जे विषयज्ञान होतें तें इंद्रियांना होत नसून त्यांचा नायक मनाला घांटाळ्यांत पाडणारे जे संकरणविकल्प जो विज्ञानात्मा त्याला होत असते;—त्यांचा उलगडा करून दोहँपैकीं कोणते ग्रावते तो इंद्रियांना द्वारे कल्प विषयज्ञान घेत त्याचा ती टाम निश्चय ठशविते.

हेतो श्वर्णन हैं गमनंद्रिय होय. काम कर- निर्देशक अशाच भावांचा आश्रय करिते. णारे जे इंद्रिय त्याला कर असे हणतात. (आनेदमय, ज्ञानमय अशींच स्वप्न पडतात. गुद व उपस्थ यांचे कार्य विसर्गात्मक म्हणजे याचप्रमाणे तामस, राजस व मिश्र वृत्तीचे देहांतील मल बाहेर याकण्याचे असे प्रकृत परिणाम समजाव.) मनुष्य साच्चिक, गजस स्वभावाचे आहे; पक्षी गुदानें पुरीपाचा व उप- किंवा तामस यांपकीं ज्या वृत्तीचा असेल, त्या स्थाने मूळ आणि कमोत्कंटा झाली असतां वृत्तीप्रमाणे त्याची मृति प्राक्क्रमवलाने त्या त्या रेत यांचा विसर्ग केला जातो. या पंचंद्रियांचा आश्रय करून ते प्रत्यक्षप्रमाणे त्या यांच्या या पांच कार्यांना बळ देणारे असे जीवाला भोगप्रद करावित. जागृतींतील भाव कांहीं तरी एक इंद्रिय असले पाहिजे, तेहां म्हप्रांत नष्ट होतात व म्हप्रांतील भाव ते सहावे कर्मद्वियच असे मी द्याणतो; आणि जागृतीत उरत नाहीन आणि म्हप्र व जागृत ज्याप्रमाणे माझे ठिकाणी हीं सहा कर्मद्विय या देहांतील भाव सुपूर्णीत नाहीतो होतात. आहेत, त्याचप्रमाणे इतर सवाचिही ठिकाणी हा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि हा अनुभव आहेत असे मी समजतों.

मोठा आशाजनक आहे. कारण, या अनुभवाने नारदा, मी तुला ज्ञानेंद्रिये, कर्मद्विये वरून हे जाग्रदादि अवस्थांतील भाव उच्छेद-व त्यांचे गुण हैं सर्व नावे देऊन सांगितले. ही शिल आहेत असे मषट उरते; आणि ही गोष्ट इंद्रिये थकून जाऊन आपआपल्या व्यापारांपासून त्या अर्थी खरी आहे, त्या अर्थी, कोणत्या तरी उपरम पावतात त्यावेळी प्राणी इंद्रियव्यापार वेद युक्तीने त्यांचा आत्यंतिक उच्छेद होणे संभाव्य करून निद्रा घेतो. पण अशा वेळीं द्याणजे आहे असेही उरते आणि असा आत्यंतिक निद्राकालीं जर केवळ इंद्रिये उपरत झाली उच्छेद करिता आला म्हणजे आपले काम असून मन उपरम पावले नसेल तर ते विषय याले. कारण, त्यालाच मोक्ष म्हणतात आणि भेगीतच राहते; आणि या स्थितीलाच स्वप्न- तोच आपणांस पाहिजे आहे. आना, ही दर्शन असे हणतात. म्हप्रमध्ये विषयभान आउ ज्ञानेंद्रिये, सहा कर्मद्विये आणि साच्चिक. कोठून अशी शंका येईल. (कारण, त्या वेळीं राजस, तामस हे तीन भाव मिळून हे सतराही बाह्यांद्रियविषय अर्थात्तर तंथ नसतात.) तर —अभि आणि त्याची ऊषणता या त्यावाने— तिचे उत्तर असे आहे की, जागृतीत जे देहांत नांदणारा जो शाश्वतस्वरूप देही हूणजे साच्चिक, राजस व तामस असे त्रिगुणात्मक भोक्ता त्या अठराव्याचे गुण आहेत; आणि विषय आपण पहातो, त्याचिच उसे वासना- गुण व गुणी यांचा नित्यसंबंध किंवा ऐकात्म्य रूपाने अंतर्यामीं कायम असतात, त्यांसह हे मन असल्याने त्यांचा उच्छेद होणे अशक्य आहे, स्वप्नस्थितीत व्यापार करीत असते. सारांश, अशी जर येथे कदाचित् कोणत शंका आली, जागृतीप्रमाणेच साच्चिकादि त्रिगुणात्मक विषय तर त्या शक्तीचे उत्तर धर्से आहे की, हे जे स्वप्नस्थितीतीही भोग देऊ शक्तात, असे हूणांने सतरा गुण सांगितले, त्याचा मोक्षाशी अभि आहे. या स्वप्नस्थितीस पाहणारा मनुष्य मूळ या- व त्याची ऊषणता अशा प्रकारचा संवेद नसुन णजे जाग्रदवस्थेत जर सत्त्वपूर्ण वृत्तीचा असेल, ते भोक्त्याला परके आहेत. कारण, ते सर्व तर या वेळीही त्याची मृति आनंद, कर्म- अविषयप्रासून उत्पन्न झालेल आहेत; आणि सिद्धि, ज्ञान, वैराग्य इत्यादिक साच्चिक वृत्तीचे त्यांचा उपभोग घेण्यापुरताच हा देही

ह्यणजे भोक्ता त्यांच्या समुच्चयाशीं उत्पन्न होतात व कालांतरानें नाश पावून पंच-
स्थणजे देहाशीं संबंध करितो. अर्थात् ते त्या-भूतां मिसळतात, त्याचप्रमाणे हा जीवही
पासून भिन्न असल्यामुळे त्यांचा उच्छ्वद शब्द प्रारब्धकर्माचा (सांप्रत उपभोगार्थ विनियुक्त
आहे. अथवा असेही म्हणतां येईल कीं, हे केलेल्या पुण्यपापांचा) निकाल झाला ह्यणजे
सतराही गुण अठराड्या अविद्येसह देहाकार देहनाश होऊन त्यावरोबर लय पावतो आणि
धेऊन शरीरी जो भोक्ता (आत्मा) त्याचा पुनरपि संचित पापपुण्यांच्या प्रेरणमुळे कालांत-
आश्रय करितात; आणि त्या आत्म्याचा वियोग रानें दुसरा नवीन देह उत्पन्न झाला ह्यणजे त्या
झाला ह्यणजे ते देहाकारानें न उरतां पूर्वी देहांत शिरतो; आणि पुनरपि तोही देह
सांगितल्याप्रमाणे जिकडच्या तिकडे जातात, याकून याच नियमानें आणखी एका देहांत
हा अनुभवच आहे. अथवा असेही मानवे कीं, शिरतो, याप्रमाणे, कोणीही मनुष्य पहिले घर
ज्याला आपण पांचमैतिक शरीर असें ह्यणतो, मोडले असतां ते सोडून जसा दुसऱ्या घरांत
ते पूर्वोक्त अविद्येसह अठरा गुण व वृत्तिरूप शिरतो, तसा हा क्षेत्रज्ञही कालप्रणेने एंका
अनुभव आणि जठरस्थ अभिन्न मिळून जो देहानंतर दुसऱ्याचा, दुसऱ्यानंतर तिसऱ्याचा
विसांचा गण त्या सर्वांचा समुच्चय आहे; व असा अनेक देहांचा आश्रय करून चालतो.
शरीररूपी संघात ज्याच्या अनुभवार्थ किंवा हा प्रकार पाहून, देह व देही (जीव) यांचा
भोगार्थ निर्माण होतो, तो शरीरी ह्यणजे खरा संबंध कोणत्या प्रकारचा आहे हे ज्ञात्यांना
क्षेत्रज्ञ होय. हा क्षेत्रज्ञ सर्व प्रमाणांचा, निश्चितपणे कठले असल्यामुळे ते देहविद्येगा-
न्यांच्या आभासांचा व अभावांचाही बदल मुर्टींच केश मानीत नाहीत. परंतु जे
प्रकाशक असून अखंड संविद्रूप असतो, कोणी क्षुद्रवृद्धि जीव आहेत, त्याना, आपला देह व
शंका करील कीं, आम्हांस तर शरीरानें धारण स्त्रीपुत्रादि यांचा दृढंसंबंध आहे असा भ्रम
व मोरचन प्राणवायूचे अस्तित्वावर अवलंबून पडल्यामुळे ते वियोगाबदल हाय हाय करीत
दिसतें व यामुळे प्राणच या शरीराचा मुख्यतः असतात. खरं बोलूं जातां हा जीव कोणाचाही
धारक आहे; तर हे ह्यणणे बरोबर नाहीं. (संबंधी) नाहीं व याचाही कोणी नाहीं.
खरी गोष्ट अशी आहे कीं, हा जो वीस गुणांचा (अर्थात् त्रिपुत्रादिकांशीं याचा कांहीं संबंध
ज्ञाता क्षेत्रज्ञ नामक एकविसावा—ज्याला सर्वांत नाहीं.) हा कंवळ एकदा आणि अविनाशी असून
वरिष्ठ म्हणून महान् असेही ह्यणतां येईल— कर्मयेगाने अनेक शरीरे व त्यांत अनुभविली
तो या प्राणरूप वायूला साधनभूत करून या जाणारीं सुखदुःखे यांचा निर्माणकर्ता आहे.
शरीराचे धारण करीत असतो; आणि देह- असा प्रकार असल्यामुळे, कधीं तरी येगा-
नाशाच्या वेळीं प्राणवियोगामुळे देहात होतो योगानें याला ज्ञान होऊन त्याचा कर्मदाह
असे जे आपणांस वाटतें, त्यांचे कारण—प्राण हा झाला ह्यणजे तो कर्मवंधानून मोकळा होऊन
नलाढ्य असल्यामुळे हा क्षेत्रज्ञ त्याला निमित्त परमगतीला पावतो. मग अर्थात् जन्मास येणे
मात्र करून त्याकडून ते काम करवितो इतकेच. आणि मरणं हे त्याला उरत नाहीं. आतां,
ज्याप्रमाणे घट वर्गे वस्तु भूतसंवातापासून ज्ञान जरी झाले तरी त्याच क्षणीं हा देह नष्ट

१ नप्राणेन नापानेन मर्त्यों जीविति कश्चन। इतरेण हेत नाहीं याचें कारण—तो देह पूर्वींच्या पुण्य-
दु जीवान्ति यस्मिन्नेत्रादुपाश्रितौ (श्रुतिः) नापांच्या हिशोबानें वनविलेला असतो आणि

तो हिशेब भोगून पुरा केल्याशिताय देवपात छीचा तोडा जळला इतके देखील माझे मनास होत नाही. परंतु तो हिशेब पुरा होऊन पकडा शिवणार नाही! चाचारे, जो खरा ज्ञाता आहे, देवपात झाला झणजे ज्ञानाशीर्णे संचित कर्माचा त्याला केवढेही समृद्ध वंभव असले तरी त्याची आगोदरच क्षय किंवा दाह आला असन्यामुळे नुसती कल्पना देखील डोळ्यांने गेलेल्या केरापून देहोत्पादक कारण नाहीसे होऊन अर्था- प्रमाणे दुःखावून सलत असते; परंतु तूच तो पुनरपि देहांतरात जात नाही; तर त्याचेच उलट-जे मृत्यु आहेत त्यांना कुद्रथेट ब्रह्मालाच पांचने. सांग्येयग्रामाने क्षेत्र व मंपाचि पाहूनही तोडास पाणी सुटते. हा क्षेत्री यांचा निवाडा करून जे ज्ञान बोधित लोकांत कामतृपीणामून जे काहीं सुख होत केले, तें जीवांनी पापपृष्णांचा ज्ञानाने दाह असेल, किंवा परलोकीचे जे मोर्डे दिव्य सुख करून मोकळे दृश्यं प्रवद्यासाठीच केले; आणि ह्याणने द्यगळे जाते, त्यांची योग्यता खरोखर याप्रमाणे संचित कर्माचा क्षय झाला असता तुष्णाक्षयापासून होणाऱ्या सुखाच्या पासंगला हा जीव कवल्याला पांचने असे शास्त्रदृष्टीने देखील लागत नाही. ज्याप्रमाणे चिलाचे शिंग पंडितांस म्हट कळून येते.

तो वाढेल तसतसे वाढत जाते, त्याचप्रमाणे जों जों द्रव्य मिळत जाते तों तों त्याविष्यां तुष्णा अधिकाधिक वाढत जाते. या सर्वांतील रहस्य असे आहे की, कोण्याही वस्तूवर

अध्याय दोनशे शहात्तरावा.

—:::—

पांडव्यजनकसंवाद.

युधिष्ठिर म्हणाला:—पितामह, आम्ही क्रृ धरिली, ह्याणजे (तेथेच दुःखाची बी रुजत व पापी पांडवांनी आपले भाऊ, बाच, नानू, पडली ! कारण) ती ममतेची वस्तु जातिबंधु, क्षेत्री व पुत्रीही केवळ द्रव्यास्तव न ठ झाली कीं तीच उलट दुःखहेतु होते. मारिले; आणि हे सर्व पातक हा द्रव्यतृष्णेन यास्तव कामाचे किंवा इच्छेचे नाहीं लागू नये. आम्हांकडून करविले. त्या अर्दी, ही जी दुष्ट इच्छेचे नाहीं पडणे हेच दुःख होय. (कोणी द्रव्यतृष्णा तिचा परिहार मीं कसा करावा ह्याणतात, आम्ही सद्य करावा ह्याणन द्रव्य हें मला सांगा.)

मिळतृष्णाची खटपट करितें; परंतु हेही त्याचे

भीष्म उत्तर करितात:—यासंवेदानंही, पूर्वी करणे नुकीचीं आहे.) धर्म करणे तरी सहज पांडव्य ऋषींने प्रश्न केला असतां त्यास विदेह- सुखाने अर्थ प्राप्त झालाच तर त्यांने करावा; राजांने जे उत्तर दिले ते पुरातन इतिहासाच्या मात्र त्या अर्थानं कामतृपि करू नय. (एव- स्वपाने संगत असतात.)

विदेह तारतम्य.) कामाला सदा कांटाच यावा.

विदेह मांडव्याला म्हणाला:—चाचारे, मी एवढे जो विद्वन् आहे, त्याने आपल्याप्रमाणेच भूत-राज्य चालवीत असूनही मला कसे तें दुःख माहीत मात्र सुखी असावे अशी इच्छा धरावी; आणि नाहीं. मी सवंदा उत्तम आनंदात असतों याचे निमिलचित व कृतकृत्य होऊन पाप व पुण्य रहस्य एवढेच कीं, या एवढचा राज्यांत ‘माझे’ या दोहोंसही रामराम ठोकावा. असला विद्वान् असे अमुक एक आहे असे मी मानीतच नाहीं. सत्य व अनुत, शोक व आनंद, प्रिय व अप्रिय, तें येथपर्यंत कीं, आज जर ह्या सर्व मिथिला भय व अभय या सर्व द्वंद्वांना रजा देऊन नगरीला आग लागली तरी माझा एक सुत- निर्विकल्प व शांत स्थितीत असतो. जी दुर्बु-

द्वीना कांहीं केल्या सोडवत नाहीं, जी आपण असून मोक्षाविषयीं अगदींच अनभिज्ञ आहे क्षातारे झालों तरी क्षातारी होत नाहीं, व जी असे पाहून तो त्यास म्हणाला, “ हे तात, केवळ प्राणांत करणारा व्याधिच आहे, अशी मनुष्यांचे आयुष्य तर वेगाने नाहींसे होत जी ही तृष्णा—हिला जो तिळांजली देईल, आहे; तेव्हां हें ओळखणाऱ्या सुजाने आत्म-त्याचेच सुख ! म्हणून, जो खरा धर्मनिष्ठ आहे तारारार्थ काय करावें ? कोणकोणत्या क्रमाने तो ह्या तृष्णारोगाला उपटून लावून आपले धर्मचिरण करावें ह्याणजे त्याला श्रेयःप्राप्ति चारित्र निंदेंव व पूर्णचंद्राप्रमाणे धवल करण्या होईल तें मला यथार्थ सांगा, ह्याणजे मी त्या विषयीं यत्न ठेवितो व तेंकस्तुन येणे धोरणाने धर्मसंग्रह करीन.

आणि परलोकींही त्यास कीर्ति व सुख मिळूने. पिता ह्याणाला:—हे पुत्रा, प्रथम ब्रह्मचर्याने युधिष्ठिर, राजा विदेहाचे हें जोलणे ऐकून राहून त्या आश्रमांत वेदाध्ययन करावें; नंतर तो मांडव्य ब्राह्मण कार प्रसन्न झाला व त्या गृहीं होऊन पितरांनि उद्घारार्थ संतति उत्पन्न वाक्याचा (वर्तनानें) आदर करून अंतीं तो करावी व आहिताप्री होऊन यथाविधि यज्ञ-मोक्षाला गेला. यजन करावें. तें करून हृष्टसंतान होऊन मग वनांत जाऊन वानप्रस्थ वृतीने रहावें व ब्रह्म-विचारास लागावें.

अध्याय दोनशे सत्याहक्तरावा.

—००—

पितापुत्रसंबादवर्णन.

युधिष्ठिर ह्याणाला:—पितामह, प्राणि किंवा ग्रासला गेला असतांना, व यावर अनिमात्राला भय उत्पन्न करणारा असा हा कृतान्त वार्य अशीं संकटे आदृत असतांना तुळी काल आपली (शतवार्षिकी) मर्यादा सोडून आपले असे थंडपणे शांत गोंदी सांगतां, याला वांटल तेव्हां प्राप्यावर हळा करीत सुटला आहे, काय ह्याणवें ? (हे यथाक्रम आश्रम केव्हां अर्थात् जीवित अन्यत अनियमित झाले आहे. आणि कसे व्हावे ?)

अशा स्थितीत शास्त्रमव्यादिप्रमाणे ब्रह्मचर्यादि पिता ह्याणाला:—कायरे, मला असा तुंचतुराश्रमांचे पालन करीत संन्यासाला पोऱून भिवितोस का ? या लोकावर घाले कसले मोक्षास जाणे हें दूरपास्त दिसते. याकरितां, पडत आहेत ? याला चाफेर वेढले आहे कोणी ? अशा स्थितीत मोक्षप्राप्ति कोणत्या उपायानें आणि यावर अनिवार्य संकटे ती कसली घेडल तो उपाय मला सांगा.

आदृत आहेत ? ओर. मला सांग तरी; मला

भीम सांगतात:—युधिष्ठिर, यासंबंधानेहीं तर कांहींच यातेले दिसत नाहीं !

एक प्राचीन इतिहास उदाहरणार्थ सांगत पुत्र ह्याणाला:—जाचा, या लोकावर असतात, तो ह्याणजे पितापुत्रांचा एक संबाद मृत्युंच सारखे घाले येत आहेत; याला जेसें होय. तो मी तुला सांगतो.

वेढले आहे; व आयुष्य हरण करणारी अहो-

पार्था, कोणा एका स्वाध्यावरत ब्राह्मणाला रात्रमृप अनिवार्य संकटे यावर आदृत मेशवी नांवाचा मोठा बुद्धिमान् मुलगा होता. आहेत; याची आपणांस करी ती दादच नाहीं हा मुलगा मोक्षधर्मांत मोठा कुशल होता. हें काय ? तुळी वाढेल तें सांगाल, पण मला आपला पिता केवळ वेदाची घोकंपद्धी करीत जर स्वतः हें कळते आहे कीं, मृत्यु कोणासाठीं

थांचतं नाहीं, तर मी अज्ञानांत गुरफटलेला त्याप्रमाणे त्याला मृत्यु घेऊन जातो मनुष्य राहून तुमच्या या पायऱ्या चढण्याची वाट हा अजून भोग्य वस्तूचा संग्रहच करीत कोठपर्यंत पाहूं ? आली रात्र जर मनुष्यांचे असतो, व त्यांच्या भोगाविषयीं तर अजून आयुष्य कमी कमी करिते आहे, तर प्राण्यांची अगदीच अनुस असतो. अशा स्थितीत, एखादी स्थिति हणजे उथळ पाण्यांत पडलेल्या मासळी-लांडगी मेंद्याला गांठून अलगत उचलून नेते सारखी आहे; (कोण केव्हां मारील याचा त्याप्रमाणे मृत्यु मनुष्यावर झटप घालून त्याला नेम नाही !) मग अशा स्थितीत सुख हेतू उचलतो. हं काम मीं पूरे केलें, तें दुसरे करणे कोणाला वरें मिळेल ? आपले ध्यानी-मनीही आहे, तिसरंते अर्धवड हॉऊन पडले आहे, याप-नसतांना व आपले हेतू सिद्ध होण्यापूर्वीच माणे इच्छेने व्यापलेल्या पुरुषाला मृत्यु अवचित मृत्यु हा माणसाला पटापट घेऊन जातो; आणि उचलून नेतो. जे कर्मसंगी लोक आहेत त्यांना मनुष्य फुले तोडतांना जसा बेसावध असतो तसु फुत कर्माच फल प्राप्त नसतांना व ते शेतवाडी, असतो; तेव्हां असा थंडपणा कसा चालेल ? अशा यापारउदीम, घरदार यांतच निमग्न असतां स्थितीत मनुष्याने उद्यां करण्याचे काम आजच मृत्यु झटप घालून त्यांस घेऊन जातो. पुरुष करावै; अपराङ्कीं करणे असेल तें पर्वालीच दर्वळ असो. बलाच असो, ज्ञाता असो, करावै; कारण याचे संकेतित काम पूर्ण झाले बृद्धिमंद असो, शूर असो, कुशल असो,—कांही न झाले हें मृत्यु पहात बसत नाहीं. याकरितां, विचार न करितां व सकल कामार्थ प्राप बाचा, आपल्या शाश्वत कल्याणाचा जो उपाय शाले नाहीत तोच मृत्यु त्याला उचलून नेतो. असेल तो आजच करा; यावर फार काळ बाचा, मृत्यु, जरा, अनेक कारणांनी प्राप लोटूं देऊं नका; कारण, आज कोणाचे मृत्युची होणारी दृख्ये व व्याधि हे मर्त्याना अपरिहार्य वेळ घेऊन उपेल हें डाळक कोणाला ? आपली आहेत हें जाणूनही आपण थंडसे बसतां कामगिरी अपुरी असतांही जर मृत्यु आपणास याला काय घ्यावै ? कोणताही शरीरधारी खंचितो आहे, तर पूर्वव्यांतच (मोक्ष-) धर्म- जन्मास आला रे आला कीं त्याचा नाश कर-परायण होणे वरूं कारण, आयुष्य अनिश्चित याकरितां जरा व मृत्यु हीं त्याचे पाठोपाठ आहे. माझे लायण्याप्रमाणे आतांचे धर्माचरण उभीच असतात कारण, जेवढे मिळून स्थावरजंगम कल्यास इहपरवीं शाश्वत सुवावासि होईल; पदार्थ आहेत, त्याना हीं दोन (जरा व मृत्यु) आणि हें न जाणतां जो कोणी मोहाने स्त्री- अगदीचिकटनच आहेत. एका सत्यावाचून काणी-पुत्रांचे खटपटीत पडतो, तो मग खरें-खोटें हीं असो—चाल करून येणाऱ्या मृत्यूच्या सेनेला कसंही करून स्त्रीपुत्रांना संतुष्ट करण्यात गढून बळाने मार्ये हडविण्यास तो असमर्थच आहे. जातो. मग तो पुत्रपश्चृच्या नादांत गुंग झालेला सत्यापुढे मात्र मृत्यूचं कांहीं चालत नाहीं; असतां, पाण्याचे कडेला निजलेल्या वाघाला कारण तेथे अमृताची वसति आहे. गांवांत ज्याप्रमाणे मोठा लांडा घेऊन जातो, किंवा जनवसतीत राहण्याची आवड हणजे

१ मुंबई प्रीतीचा पाठ ‘मुस व्याप्रं महोत्तो वा’ मृत्यूच्या घरांत घुसण्याचीच आवड असें मी असा आहे त्याप्रमाणे हे भायांतर आहे. बंगाली प्रतीती समजतों; व श्रुतिही अरण्यवासालाच देवांचा “सुसं व्याप्रो मृगमिव.” असा पाठ आहे, तोही गोठा (वसतिस्थान) असें द्याणते. गांवांत समंजस आहे; व ती उपमा अधिक परिचित आहे. राहण्याची आवड हा एक गळफांस आहे.

जे पुण्यवान् आहेत ते याला सोडून दूर जातात; नाहीं; रागा-(प्रीति)-सारखे दुःख नाहीं व ती पातकी मात्र याला सोडीत नाहीत. जो मन, त्यागासारखे सुख नाहीं. ब्राह्मण म्हटला की वाणी किंवा क्रिया यांचे निमित्ताने कोणाही त्याला एकांतवास, समचित्तत्व, सत्यता, स्थिर-प्राण्याची हिंसा करीत नाहीं, किंवा प्राण्याचे रीलता, निरुपद्रवीपणा, सरलता व हळूहळू चरितार्थाचे साधनांचा अपहार करून त्यांना क्रियांचा उपरम यासारखी दुसरी धनदौलत दुःख देत नाहीं, त्याचे वाटेस कोणीही प्राणी नाहीं. ब्रह्मन, आपल्याला जर मरावयाचे जात नाहीं. याकरितां, सत्यवताचें आचरण करून आहे, तर हें द्रव्य, हे बांधव किंवा ही स्त्री सत्यवत हें आपले सर्वस्व मानून. आपले सर्व यांचा काय उपयोग? गुहेत लपून असलेला कामही सत्यमय ठेवून, आणि सर्वत्र समदृष्टि आपला आत्मा कसा तो हुडकून काढा; आणि व दान्त असा राहून पुरुषांने सत्याचे बळावर आपले आजे, पणजे, बाप हे कोठे गेले याचा मृत्युला जिकावे. अमृत आणि मृत्यु हीं दोनहीं नीट विचार करा.

हा देहांतच आहेत; पैकी मोहाचे योगाने भीष्म सांगतात:—पुत्रांचे हें भाषण ऐकून मृत्यु प्राप होतो व सत्यानें अमत प्राप होते, त्या ब्राह्मणाने पुत्राचे उपदेशाप्रमाणे वर्तन केले. हे जाणून मीं कामक्रोधांना बहिष्कार घालून याकरितां तुंहीं सत्यर्थमपरायण राहून तसेच व हिंसेचा अव्यहर करून, केवळ सत्याचा वर्तन कर. (झणजे मुक्त होशील.)

आश्रय करून सुखाने आगमांत रहातो व

प्रखाद्या अमराप्रमाणे मृत्युला हसतां. शांति-**अध्याय दोनशे अष्ट्याहत्तरावा-**
रुपी यज्ञात रत राहून आणि इंद्रियदमन व

ब्रह्मयज्ञाचा आश्रय करून मी उद्गायन घेतांच व्युथिष्ठ विचारितो:—प्रकृतीचे पलीकडे

वनांत मुनिवृत्तीने राहून वाग्यज्ञ, मनोयज्ञ व कर्मयज्ञ करीत राहीन; कारण, मजसार-भसारांरूपे ब्रह्माचे शाश्वत पद तें मिळविख्याला पशुहिसेने यज्ञ करणे शोभत नाहीं. हे प्यास मनुष्य कोणत्या शीलाचा, कोणत्या हिंसामय यज्ञ स्वर्गादि नश्वर किंवा सान्त अशी आचाराचा, कोणत्या ज्ञानाचा व कोणत्या फले देणारे, हे क्षत्रियांनाच योग्य आहेत; उपासनेचा पाहिजे?

मजसारख्याने अशांचा एकाया पिशाचाप्रमाणे भीष्म सांगतात:—प्रकृतीचे पलीकडील अवलंब करणे अश्लाद्य आहे. हे तात, मला अत्युच्च जे शाश्वत स्थान, ते मोक्षधर्मात

प्रजेचे कारण नाहीं,—माझे टिकाणीं मीची पुत्र गढून गेलल्या, अल्पाहारी व जिंदिय अशा होऊन व आत्मनिष्ठ राहून आत्मयज्ञानेच मी पुरुषाला प्राप होते. मनुष्यानं लाभानीचदल

आपले तारण करून घेऊन. मला पुत्रांनीं काय सारखेच उदासीन होऊन, व विषयोपभोग तारावयाचे आहे? ज्याची वाणी आणि मन आयते वाढून पुढे आले असतांही त्यांविषयीं हीं सर्वदा पूर्णपणे त्याचे कद्यांत असतात, व निरपेक्ष होऊन गृहवास सोडून, मुनिवृत्तीने

ज्याला तप, त्याग व योग यांचे बल आहे, परिवज्या (पर्यटन करणे) धारण करावी; तो एकदा वाटेल ते (मोक्ष देखील) प्राप दृष्टीने, मनाने किंवा वाणीने कोणाची निंदा

करून घेईल. (त्याला पुत्राची अपेक्षा नाही!) करूं नये; कोणाचे तांडावर किंवा पाठीमांगेही ज्ञानासारखी दृष्टि नाही, विद्येसारखे कल दोषोद्धारन करूं नये; कोणाही प्राण्याची हिंसा

करूँ नये; सूर्योप्रमाणे सतत फिरते रहावें; व किंवा पापही नाहीं असें करावें. सदा तुम्, या मनुष्यदेहांत येऊन कोणाशीही वर असे सुसंतुष्ट, इंद्रियं व मुखमुद्रा सुप्रसन्नठेवून निर्भय, करूँ नये. आपली कोणी निर्भर्त्सना केली तरी जपनिरत व मोनाचा आणि वैशायाचा त्यानें सोसावी; कोणापुढीही वरचटपणा किंवा आश्रय करून असावें; आपल्या द्या पांचघंडी मिरवू नये; कोणी क्रोधास आणीत मैतिक देहावे उपचयापचय या पंच-असतां गोड बोलावें; व आपली निंदा केल्यास भूताचेच साश्वानें होत असतात हे वारंवार त्याशी उलट सामोपचारानें बोलावें. गांवांत पाहून व त्याचप्रमाणे इतर प्राण्यांचे जन्मास वागणे तें कोणाशीं प्रेम नाहीं, देशीही नाहीं येणे व मरणे हें ध्यानांत आणुन त्यानें निस्पृह असें वागावें; भिक्षेसाठीं सगळ्या गांवभर व समटाठि रहावें; आणि पक्के-कच्चे जे मिळेल हिंडूं नये व आगाऊ आमंत्रण देऊन ठेवि-त्यानें निर्वाह करावा; अंतर्यामीं सदा प्रशांत लेल्या घरीं जाऊ नये; कोणीं अंगावर शेण-राहून आहार लघु करावा व इंद्रियें स्वाधीन मार केली तरी तोंड स्वाधीन ठेवावें व कोणा-ठेवावीं. वाणीचा वेग, मनाचा वेग, क्रोधाचा लाही अप्रिय बोलू नये; सर्वदा क्रारशीही अक्रुर वंग, हिंसा करण्याविषयीची वेग व उदर आणि व दयाशील असावें; भय हें कोणाचेच बाळगं उपस्थ यांचे वेग क्षणजे क्षुधा आणि मथुनेच्छा नये व आपली बाटाईही सांगून नये. मुनीने यांचे वेग हे तपस्यांनी दावून धरावे; व कोणीं गांवांत भिक्षला जाणें तें धान्य कांडण्याचीं निंदा केल्यास आपले हृदयाला तिचा आवात मुसळें वैरे एकीकडे ठेवून दिल्यावर व स्वयं-होऊ नये. निंदा व मूति या उभयतांसंबंधे पाकवरातील विस्तव विश्ववून धूर वंद पड- सारखेच तटस्थ असावें. या प्रकारचे आचरण ल्यावर आणि घरांतील सर्व मंडळी जेवून पांत्रे हे परिवाजकमितीत कार पवित्र मानिले वाढण्याचे वंद झाल्यावर मग जावे. भिक्षान्न आहे. मन थोर ठेवावें; सर्व बाजूनीं इंद्रिय-मिळविणे तें प्राणधारण करण्यापुरतंच आणावें; दमन असावें; कोणालाच चिकटून राहूं नये; पोटाचा डेरा स्तनून भरण्याइतके आणण्याकडे किंवा पूर्वाश्रमीचे आस, देश इत्यादिकांवर प्रेम लक्ष नसावें; वस्त्रादि इष्ट वस्तु मिळाली नाहीं ठेवू नये. सौम्य व समाधान या वृत्तीने राहून मृणून हिरमुटी होऊं नये व मिळाली क्षणून अनिकेत असावे क्षणजे कोणत्याही एका आनेद पावू नये; सामान्य जनांना प्रिय वाढ-स्थळाला धरून राहूं नये; वानप्रस्थ व गृहस्थ णारे जे सकुंचदनादि पदार्थ त्यांविषयीं प्रेम यांच्यांनी त्यानें केंद्रांही लगात करूँ नये; जो बाळगं नये; कोणी मोऱ्या संन्मानानें खाऊं पदार्थ मिळावा अरी आगाऊ कल्पना बांधधालील तर तेथे जेवू नये; एकादे ओसाड लेली नसेल असाच पदार्थ ध्यावा; व करावर, वृक्षाचे मूळ, अरण्य किंवा गुहा यांत कोणा-चेही प्राप्तीने आपल्या हृदयाला हर्ष होऊं देऊं लाही न कळत जाऊन रहावें, व तेथूनही नये. हा प्रकारचे वर्तन हें ज्ञात्यांना मोक्षदायक दुसरेचकडे द्यणजे हृदयरूप गुहेत शिरून आत्म- आहे आणि मूर्खाना हेच केवळ कष्टदायक रूपीं लीन होऊन रहावें. जनसंगतीचा अनावर आहे. याप्रमाणे, ज्ञात्यांनी मोक्षास जाण्याचा व योगाचा अंगीकार करून त्यानें समवृत्ति, मार्ग कोणता तो हारीतानें अशा प्रकारे पूर्ण-अचल व एकानिष्ठ रहावें; आणि कर्म करणेच पणे सांगून ठेविला आहे. जो कोणी प्राणिमात्रा-तर ज्यापासून पुण्यही पदरांत येणार नाहीं विषयीं अहिंसावृत्ति धारण करून घरांतून

बोहर पडेल, त्याला सर्व लोक तेजोमय होऊन र्भीव ह्यणजे ही जन्ममरणपंपराही सान्त अंतीं वाढूमनसातीत असे कैवल्य प्राप्त होईल. आहे. कारण, येथे अचल किंवा स्थिर असे कांहीच नाही. तूं कदाचित् ह्याणशील कीं, 'पुनर्जन्माला जरी कदाचित् मोक्षस्थापने अंत असला, तरी तो आम्हांला काय होय ?' कारण,

अध्याय दोनशें एकुणऐर्शीवा.

—::—

शुक्रवृत्तासुरसंवादकथन.

आमच्या पायांत ही राज्यवर्षरूप बळकट बिडी

युधिष्ठिर ह्याणाला:-कुरुत्रेषु, या जगतां पडली आहे. ही तोडून आही पार कसे तर आहांला जो तो 'धन्य धन्य' ह्यणत जाणार ?' तर, बाबारे, ऐश्वर्य ही कांही स्वभाव आहे; परंतु खरे पाहतां आम्हांहून अधिक सिद्ध बिडी नव्हे. योगायोगाने तूर्त ती तुमच्या दुःखी असा दुसरा कोणीच पुरुष नसेल, असे पायी पडली आहे. तथापि तुझी धर्मज्ञ आहां, मला वाटूं. आम्ही पांडव म्हणजे मनुष्यजातीत यामुळे शमादि-साधनसंपन्न होण्याचा सतत आलेले यम, इंद्र, वायु इत्यादि लोकपूज्य देवच उद्योग करून कांही कालाने तरी या बंधनां आहां. असे असून आहांस ज्या अर्थी इतकेंदुःख तून सुटून मुक्त व्हाल, हे नृपाला, या मनु-प्राप्त ज्ञाले आहे, त्या अर्थी हे शरीरधारणच व्याचा पुण्यपापावर सदाच तावा चालतो दुःखपद आहे, असे आहांस वाटूं. तर सर्व असे नाही. देवाचे बलवत्तमुळे पूर्वकृत पाप-दुःखांची हानि करणारा असा संन्यास आमचे पुण्यांतून रागद्वेषरूपी अंथार उत्पन्न होऊन हातून कधी बरे घेडेल ? हे पितामह, जे तीव्र-मनुष्याला गुरुकटून याकतो; परंतु शहाण्याने ब्रती मुनी (पंचप्राण, मन, बुद्धि व ज्ञानकर्म- त्या सुखदुःखांचे रागद्वेषांची पर्वा न धरतो द्वित्रे दहा) या सतरांचे तडाकयांतून सुटले; मोक्षार्थ अव्याहत उद्योग चालू घेवावा. कारण, तसेच संसाराला उत्तेजक होऊन मुक्तीला विरोध देहकवच पांवरणारा हा जो आत्मा आहे तो करणारे जे पांच (काम, क्रोध, लोभ, भय व स्वभावतः दुःखादिकांनी सिद्ध नाहीं; परंतु निद्रा) योगदोष त्यांतून मुक्त होऊन, त्याच-ज्याप्रमाणे वायु स्वतः वर्णरहित असतांही प्रमाणे शब्दादि पांच इंद्रियांचे विषय, सच्चादि काजाळ किंवा गंगा यांच्या संसाराने काळा तीन गुण व आकाशादि पांच स्थूल भूते व किंवा भगवा होऊन दाही दिशानाही काव्या-अविद्या, अहंकार व कर्म-मिळून आठ-व हीं भगव्या करून सेडितो, त्याचप्रमाणे हा आत्मा सर्व मिळून अडतीस यांच्या कचायांतून सुटले स्वतः निर्वर्ण असतांही कर्मफलसंयोगाने रंगून ते पुनः जन्मास येत नाहीत. तर आहीही हे जाऊन तमांने विवरण(बरंग)होऊन जातो व मग राज्य सोडून अशा पुनर्जन्मनाशक परिवाज्याचा त्या देवापाने अनेक देहान्तरांत घिरव्या घेत आश्रय केव्हां करूं तं सांगा.

बसतो. परंतु तोच हा जीव जेव्हां अज्ञान-

भीम ह्याणाले:-धर्मी, असा आतुर होऊं पासून होणारे हे तम ज्ञानबलाने दूर सारितो, नको. तुला सांप्रत कदाचित् दुःख होत तेव्हां त्याला सनातन ब्रह्माचा प्रकाश असलें तरी ते अनंत नाहीं, ते संपले हे पाहि- प्रकट होतो. या सनातन ब्रह्माविषयी मुनीचे जेच. कारण, हा मृष्टीलील यावत् वस्तु सम- म्हणणे असे आहे कीं, ते नित्य असल्या-र्याद किंवा सान्त आहेत. कार काय, पण मुळे अयत्नसाध्य आहे; म्हणजे कर्माने साध्य झाल्याचा तुला एवढा घोर वाढतो आहे तो पुन- होणारे नव्हे; तसेच झाल्यास त्याकडे अनि-

त्यस्व येईल; तर तें कंठांतील विसरलेल्या हारा- णाप्रमाणे कालानें आगाऊच गणून प्रमाणे आत्मगतत्र आहे; परंतु त्याविषयीं विस्मृति नेमलेला असतो. तेवढा काल भोगून किंवा अज्ञान आहे. या अज्ञानाचा ज्ञानानें उ-बहुतक संपत आला ह्याणजे जो थोडा-बहुत च्छेद झाला म्हणजे तें आपलेपाशीं सिद्धच आढ़ अवशेष राहिला असेल तथांचे प्रभावानें ते द्यून येतें. तर, युधिष्ठिरा, या कामीं तू इतर लोक व कालाचे प्रेरणेने पुनः पुनः जन्मास येतात. हे प्रत्यक्ष अमरणग-जे आजपर्यंत मुक्त झाले आहेत जीव इच्छेच्या किंवा संकल्पाचे गळकासांत त्यांचे अनुरोधानें चालावै हेच टीक आहे: सांपडून सहस्रावधि नीच योनीतून फेण्या करून आणि तसें चालणे ह्याणजे ब्रह्मापासना अखंड अखंर निरुपाय होऊन नरकांतही पडतात. चालू ठेविली पाहिजे. कारण, मोठमोठाले मला अतींद्रिय ज्ञान असल्यानें जीवांचा हा क्रविगण या गोष्टीची कधीही उपेक्षा करितांना एकसारख्या फेण्या किरणारा ओघ मला आढळत नाहीत.

राजा, या कामीं पूर्वी भ्रैष्मवर्य झालेल्या अशा शास्त्राचाही अभिप्राय माझेच मताला पुष्टि वृत्तासुर देत्याला असुरगुरु शुक्राचार्य यांनी देत आहे. सर्व लोकांची गति एकच आहे. ती अशी कांहीं उपदेश सांगितला होता व तो वृत्तीही कीं, जीवांनीं पूर्वी ज्याप्रमाणे प्रीतियुक्त किंवा त्याप्रमाणे वागला; तो इतिहास मी तुला सांगतों, द्वेषयुक कर्में केलीं असतील, त्याप्रमाणे त्यांचीं तो एकाग्र मनानें ऐक. या वृत्तासुराचा या वेळी सुखदुखमय फलं भोगण्याकरितां कृतांत म्हणजे युद्धांत पराजय होऊन, राज्य हिरवले जाऊन कृतकर्माचा निवाडा लावणारा जो यमधर्म व तो केवळ असहाय होऊन शत्रूंच्या गोऽग्रांत त्याचे आज्ञेप्रमाणे ते जीव पुढे पश्चादि तिर्यक् सांपडला होता; तथापि त्यानें (शुक्राचार्यांचे उप-योनि, किंवा मनुष्ययोनि, किंवा देवयोनि, देशावरून) शोक न करितां केवळ निःसंग बुद्धि किंवा नरक यांत जातात. सारांश, सर्व भूते ठेवून ब्रह्मपासीचा उद्योग केला. तो प्रकार असा— सर्वकाल ह्या अनादिकालापासून मळलेल्या

वृत्तासुर भ्रैष्मवर्य झाला असतां शुक्राने मार्गानेंच जा ये करीत असतात. मात्र हा त्यास विचारिले, ‘हे दानवपते, आज तुझा मार्ग वारंवार तुडविण्याचे अशाचेच वांछास पराजय झाला ह्याणन तुला दुःख नाहीं ना येते. कारण, ह्या मार्गाची लांबी कर्मचे काठीनें होते?’ वृत्तानें उत्तर केले, “भगवन, सत्य व मोजली जाते. (अर्थात ज्ञानहीन कर्म-तप यांचे बलानें मला प्राणिमात्राचे उत्पत्ति-मार्गाचेच वांछास हा येतो.) व या मार्गालयांचा सर्व खेळ निश्चांत करून चुकल्या. मुळे सूटीची स्थिति सर्वदा कायम राहते.” मुळे मी आतां कशाचा शोक करीत नाहीं. मी असे पाहतो चार्य त्याला ह्याणाले:—चा वृत्ता, तू शहाणा व ज्ञातेही हेच सांगतात कीं, हे सर्व जीव असून अशीं वेडीवांकडीं भाषणे काय बोलतोस?’ कालाचे प्रेरणेने परतंत्र होऊन नरकांत पडतात वृत्त म्हणाला:—महाराज, आपण व आपणां व जे कोणी धन्य असतील तेही त्याचेच पेर-पेतें विश्व लोकास जाऊन परितुष्ट स्थितीत अशीं येतले आहे. तें नीलकंठांनी ‘परमात्मानं’ अशा नावतात. स्वार्गांतील किंवा नरकांतील अशीं येतले आहे. परंतु आमने दृष्टीने त्याचा वसतीचा काल—त्यांच्या पुण्यपापांने धोर-हंदम नीदसा बाटत नाहीं.

सारखेच जे इतर कोणी विचारी आहेत, हे ब्रह्मन्, कोणत्या कर्माने किंवा कोणत्या त्यांना ही गोष्ठ प्रत्यक्षच माहीत आहे कीं, ज्ञानानें ते ब्रह्मरूपी फल प्राप्त करून घेता समरांत जय व्हावा हा लोभाने पूर्वी मी येईल, ते मला सष्ट करून सांगावे. तीव्र तप आचारिले. इतर प्राण्यांना गम्यमान् हे राजसिंहा पुरुषश्रेष्ठा, या प्रकारे प्रश्न असणारे अनेक उपभोग्य गंध व रस हे मी केला असतां त्या शुक्र मुनींनी काय उत्तर आपल्या उपभोगार्थ ओढून घेऊन स्वेजाने दिले ते मी तुला सांगतो; तुं आपल्या सर्व इतका वाढलों कीं, तिन्ही लोकांना व्यापून वधूसह एकिचित्त होऊन ते श्रवण कर. उरलो ! माझे देहामोंवर्ती तेजाच्या ज्वाला उठलेल्या दिसत. असे माझे तेज असून, मी सर्व भूतांना अजिंकय होत्साता नित्य निर्भयपणे विमानांत असून किरत असे. असले अलाकिक देश्वर्य तपोबलाने मी मिळविले; खरं, पुढे माझेच कर्मदोषाने ते मी गमाविलेही ! आणि दोन्ही प्रकार मी स्वांगी अनुभविले असल्याने, हे भगवन्, मी सद्यःस्थिरीतही धैर्य धरून आहू, व कशा- शाली भगवान् देवाचे बाहून हे आकाशासह पृथ्वीतल कवळ्याले आहे, व मोक्ष हेच ज्याचे शिर आहे, त्या श्रीविष्णुला नमस्कार करून चाही शोक करीत नाही. परवा जेव्हां मी त्याचेच उत्तम माहात्म्य मी तुला सांगतो. महेद्वार्णी युद्ध करण्याकरितां उमा राहिलो, याप्रमाणे त्या गुरुशिद्याचे बोलणे चालू तेव्हां त्याचे साहार्थ रणभूमीवर आलेला प्रभु आहे तोंच, त्यांचा संशयोच्छेद करण्याकरितां भगवान् नारायण हरि—ज्याला वैकुंठ, पुरुष, महामुनि भर्मात्मा सनत्कुमार तेथे आले. मग अनंत, शुक्र, विष्णु, सनातन, मुंजकेश (मुंज त्या मुनिवृपमाची शुक्र व वृत्र या उभयतांनी गवतप्रमाणे पिंगट केशांचा) व हरिश्चन्द्र पूजा करितांच ते एका मूल्यवान् आसनावर (पिंगल रंगाचे दाढीचा) असे म्हणतात, व वसले. त्या महाप्राज्ञ ऋर्णीना बसलेले पाहून जो सर्व लोकांच्या बापांचाही बाप आहे, शुक्राचार्यांनी विनंती कली कीं, ‘ हे भगवन्, त्यास पाहिले. हे भगवन्, त्या नारा- या दानवश्रेष्ठाला आपण श्रीविष्णुचा उत्कृष्ट यणाचे दर्शनानं गांडी पटडेले जे पुण्य त्याचा महिमा काय तो सांगावा. ’ त्या विनंतीवरून कांहीं अवशेष माझे पदरी अज्जन आहे, म्हणू- सनत्कुमारांनी त्या बृद्धिमान देयेन्द्राला अर्थपूर्ण नच कर्माची गति काय झाणून आपणांस प्रश्न असे श्रीविष्णुचे माहात्म्य सांगण्यास आरंभ केला. करण्याची मला बृद्धि शाली असं मी सम- सनत्कुमार शाणाले:—हे दत्या, ऐक. हे जतो. खरं खरं महदृश्वर्य आहे ते ब्रह्म आहे. सर्व चराचर जगत हे त्या श्रीविष्णुचे पूर्ण माहाते ते ब्राह्मणादि चार वर्णांपैकीं कोणत्या वर्णाचे त्यच (मोंडं हांणे, विशाल आकार भरणे चे डिकाणी स्थिर आहे) व हे ब्रह्मरूपी उत्तम होय हे शत्रुतापना, हे सर्व त्या विष्णुचे एश्वर्य कसं निवृत्त होते ? कोणाचे आधारावर डिकाणी किंवा विष्णूनच राहिले आहे, असे हीं भूते जगतात व हालचाल करितात ? समज, हे मदावाही, हा श्रीविष्णु या स्थावर- कोणते उत्तम ज्ञान प्राप्त झाले असतां भीत द्वा जंगम भूतसंवाचा कर्ता आहे. लयकाली हाच शाखत ब्रह्मरूप होऊन जातो ; त्याचंप्रमाणे, या सुर्दृतील भूतांना आड करितो व सुष्ट-

अध्याय दोनशें ऐश्वर्णि.

—::—

सनत्कुमारोक्त विष्णुमाहात्म्य.

शुक्राचार्य श्वणाले:—वृत्रा, ज्या सामर्थ्य- कर्मदोषाने ते मी गमाविलेही ! आणि दोन्ही शाली भगवान् देवाचे बाहून हे आकाशासह पृथ्वीतल कवळ्याले आहे, व मोक्ष हेच ज्याचे मी सद्यःस्थिरीतही धैर्य धरून आहू, व कशा- शिर आहे, त्या श्रीविष्णुला नमस्कार करून चाही शोक करीत नाही. परवा जेव्हां मी त्याचेच उत्तम माहात्म्य मी तुला सांगतो. याप्रमाणे त्या गुरुशिद्याचे बोलणे चालू आहे तोंच, त्यांचा संशयोच्छेद करण्याकरितां भगवान् नारायण हरि—ज्याला वैकुंठ, पुरुष, महामुनि भर्मात्मा सनत्कुमार तेथे आले. मग अनंत, शुक्र, विष्णु, सनातन, मुंजकेश (मुंज त्या मुनिवृपमाची शुक्र व वृत्र या उभयतांनी गवतप्रमाणे पिंगट केशांचा) व हरिश्चन्द्र पूजा करितांच ते एका मूल्यवान् आसनावर (पिंगल रंगाचे दाढीचा) असे म्हणतात, व वसले. त्या महाप्राज्ञ ऋर्णीना बसलेले पाहून जो सर्व लोकांच्या बापांचाही बाप आहे, शुक्राचार्यांनी विनंती कली कीं, ‘ हे भगवन्, त्यास पाहिले. हे भगवन्, त्या नारा- या दानवश्रेष्ठाला आपण श्रीविष्णुचा उत्कृष्ट यणाचे दर्शनानं गांडी पटडेले जे पुण्य त्याचा महिमा काय तो सांगावा. ’ त्या विनंतीवरून कांहीं अवशेष माझे पदरी अज्जन आहे, म्हणू- सनत्कुमारांनी त्या बृद्धिमान देयेन्द्राला अर्थपूर्ण नच कर्माची गति काय झाणून आपणांस प्रश्न असे श्रीविष्णुचे माहात्म्य सांगण्यास आरंभ केला. करण्याची मला बृद्धि शाली असं मी सम- सनत्कुमार शाणाले:—हे दत्या, ऐक. हे जतो. खरं खरं महदृश्वर्य आहे ते ब्रह्म आहे. सर्व चराचर जगत हे त्या श्रीविष्णुचे पूर्ण माहाते ते ब्राह्मणादि चार वर्णांपैकीं कोणत्या वर्णाचे त्यच (मोंडं हांणे, विशाल आकार भरणे चे डिकाणी स्थिर आहे) व हे ब्रह्मरूपी उत्तम होय हे शत्रुतापना, हे सर्व त्या विष्णुचे एश्वर्य कसं निवृत्त होते ? कोणाचे आधारावर डिकाणी किंवा विष्णूनच राहिले आहे, असे हीं भूते जगतात व हालचाल करितात ? समज, हे मदावाही, हा श्रीविष्णु या स्थावर- कोणते उत्तम ज्ञान प्राप्त झाले असतां भीत द्वा जंगम भूतसंवाचा कर्ता आहे. लयकाली हाच शाखत ब्रह्मरूप होऊन जातो ; त्याचंप्रमाणे, या सुर्दृतील भूतांना आड करितो व सुष्ट-

काळी हाच पुनः उत्पन्न किंवा प्रकट करितो. न्याय स्था दोषांची शाडणी करून आत्मशुद्धि भूते यांत्र लय पावतात व यापासून उगमही संपादण्यास लागू आहे. ह्याणजे स्त्री वैरो उप-पावतात. असला हा श्रीविष्णुवेदज्ञानानें, तपानें मोग्य विषयांची संगति करणारांचे टिकाणी किंवा यज्ञहोमानेही प्राप्त होणे शक्य नाहीं. वैगुण्यामुळे जे दोष उत्पन्न होतात, ते बुद्धिचे तो मिळणें तर एका इंद्रियसंयमानें मात्र मिळतो; साहानें अनेक जन्मपर्यंत वारंवार निकराचे ह्याणजे जो काणी स्थिरबुद्धि होऊन, न्या यान करून आडीत रहावे तेव्हां दूर होतात. बुद्धिचे बलानें यज्ञादि बाह्य क्रिया, समाधि आतां, हे दानवा, कांहीं जीव कर्मविषयी वैरो आंतरक्रिया व सर्व मानसिक संकल्प हे आमक असतात, कांहीं विरक्त असतात, तेव्हा निर्मल राखून त्यांनी आत्मशोधन करितो, हे राग-विराग त्याचे टिकाणी कोणत्या कार-तोच मोक्ष भेगतो. हे निर्मलीकरण कर्सं भूषण-णांने कसकसे प्राप्त होतात, तेंऐक. हे दत्यंद्रा, शील तर सोनार ज्याप्रमाणे रुपं (सोने?) जीव कोणत्या कारणानें प्रथम कर्मसक्त होतात पुनःपुनः अग्रिंत घालून त्यांतील हीण व तेच पुढे कोणते कारण विद्यमान शाल्याने काढून ते शुद्ध करितो, त्याचप्रमाणे वारंवार कर्मापासून निवृत्त होतात, ते मी तुला यथाक्रम अभ्यासानें व मोक्षा प्रयत्नानें हें आत्मशोधन उलगडून सांगतीं, ते एकाचित्तानें ऐक. सर्व-ज्याचे त्यालाच करावे लागतो. याचप्रमाणे, नियंता, सर्वसंहर्ता, सर्वश्रिय व अनायनन्त यज्ञ-शमादि साधनांच्या योगानें अनेक जन्म-असा स्वयंप्रकाश परमात्मा हीं स्थिरतर भूते पर्यंत उद्योग करील तेव्हां जीव शुद्ध होतो. उत्पन्न करितो. हाच परमात्मा या अखिल मात्र तो जर तसाच भगिरथ प्रयत्न करील भूतांचे टिकाणी क्षर ह्याणजे देहादि संघात-तर एका जन्मांत शुद्ध होऊ शकतो. हे दोष रूपानें, अक्षर ह्याणजे कूटम्य जीवरूपानें व दूर करण्याचा प्रकार असा आहे की, आपल्या एकादश (पंचज्ञान, पंचकर्म व मन) इंद्रिय-शरीराला एवढी तेवढी धूळ किंवा मळ लागतांच रूप विकारांना प्राणभूत होऊन तड्डारा स्व-आपण तो सहज तळकाल झाडून याकिंता, तेजानें हें सर्व जगत् पितो. (भोगितो.) हे त्याचप्रमाणे अतिशय दक्ष राहून यत्नानें आप-दैत्या, पृथ्वी हें या परमात्म्यांचे पादतल, यांचा णास चिकटणारे हे दोष सतत झाडीत गेले हें मस्तक, विशाहे ह्याचे बाहु व शब्दगुणयुक्त पाहिजे. मात्र या कामी यत्न सक्त लागतो, जे आकाश तेच याचे श्रोत्र; सूर्य हें त्याचे नाहीं तर कार्य होत नाहीं. आणि हें उघडच नेत्रांतील तेज, चंद्र हें त्याचे मन, जगताला आहे कीं, थोड्यारात्र फुलांत तीळ किंवा शिरस त्यापून असणारें जे ज्ञान तच्छिच त्याची घालून तेवल्यानें त्यांच्या अंगचा वास ते बुद्धि, जल हाच त्याचे टिकाणचा रस, हे याकीत नाहीं; परंतु वारंवार त्यांत फुलांचे थर नवघ्रह त्याचे भ्रकुटिमध्य, नेत्रतेजापासून हे आंधीरीत गेल्यास अखेर तीळ-शिरसांच्या अंगचा आकाशांतील नक्षत्रचक्र, व चरणापासून भूमि वास मरुत फुलांचा वास त्यांवर चढतो; हाच म्हणजे भूमि हेच त्याचे चरण, सत्त्व, रज व

१ अतारी लोक सुनाइ तेल काढण्यासाठी तळ, तम तीनही गुण त्याचीच रुपे; ब्रह्मर्यादि किंवा खसखस हीं फुलाचे थरांत घालून टेवितात आश्रमांनी मिळणारे फल तोच; व कोणत्याही व दोघटी ते तीळ पिळून घेतात झडगजे ते तेल कानाचिं फल तरी तोच असे ज्ञाते समजतात. मुंबांसिक होते. बेल्या बंदरेची हीच रीति. बरं, कोणत्याही अकमाचिं फल (फलदाताही)

हाच आविनाशी परमात्मा होय. वेद हेच त्याचे आहे म्हणून सांगू ! अरे, हा ज्ञानावस्थेला अंगावरील रोप, अँकारारूप अक्षर हीच त्याची जीव पोचण्यापूर्वी स्थावरजंगम योनीत अनंत विवाद; असा हा बहुतांचा आश्रय व बहुमुखांचा विहिरी भरून उत्पत्तिलय (जन्ममरण) धर्मरूपानें हृदयाचे ठिकाणीं लीन आहे. हाच मोगीत रहातात. (असला प्रजोत्सत्तिलयांचा ब्रह्म, हाच परमधर्म, हाच तप, हाच सत् सपाटा आहे.) वरें, या जीवांच्या जन्ममरण व हाच असत्. मत्र, ब्राह्मण व यज्ञपात्रांनी युक्त मापण्याच्या विहिरीही अशा-तशा नसतात. असणारा व सोळा प्रकारचे ऋत्विजांनी युक्त या अनंत विहिरीतील प्रत्येक विहिरी एक असणारा यज्ञही हाच. वितामह हाच, विष्णु योजन रुद, एक कोसपर्यंत आंत खोल व हाच, पुरंदर इंद्र हाय, अश्विनैवेव हाच, पांच-पांचशे योजने लांबीला विस्तारलेली अशी मित्र हाच, वरुण हाच, यम हाच व कुबेर हाच. असते, आतां यापैकी एका विहिरीतून केसाचे ऋत्विज् लोक क्रियोभेदाप्रमाणे जरी त्याला अध्यावर राहील इतके पाणी दिवसांतून एक पृथक् दृष्टीने पहातात—उदाहरणार्थ, एकाच वेळच चाहेर टाकावयाचे, दुसऱ्यांदा नाही, अशीचे दक्षिण, आहवनीय, गार्हपत्य असे तीन या क्रमानें असल्या अनंत विहिरी कोरड्या भेद मानितात—तरी या सर्व रूपांनी नटलेला करण्यास जो काळ लगेल इतका लोटावा मुक्तार्थीं तोच एक परमात्मा आहे अशा अर्थाने तेव्हां एकदा आरंभ झालेल्या जीवसृष्टीचा ते अंतर्यामीं त्याचे एकत्र ओळखून असतात. हाणजे संसाराचा नाश होतो. सारांश, ज्ञान-हे वृत्ता, या एका देवाच्या ताड्यांत हें सर्व वांचून अनंतानंत केळ्या केळ्या तरीही जीवांना जगत् आहे हें जाणून अस. हे दैत्या, हा मुक्ति मिळत नाही. वेदाचे आधारावरून असे परमात्मा जरी अशा अनेकविध रूपांनीं चाहा दिसून घेते कीं, या संसाराचे प्रवाहांत पड-दृष्टीला दिसतो, तरी बुद्धिस्थ वेदाला त्याचे लेल्या एकंदर जीवाचे कृष्ण, धूम्र, नील (हा एकत्र ज्ञात असून तो 'एक संतं बहुधा मधला.) चौथा रक (हा सौसेसा असतो.) कल्पयंति' इत्यादि ऋचांनीं त्याचे एकत्र वांचवा पिवळा (हा सुखकारक असतो.) व बोधित करीत असतो. मग हें एकत्र ज्या वेळीं सहावा शुभ्र (हा मात्र अत्यंत सुखावह कोणताही जीव विज्ञानबलानें अनुभवितो, असतो.) असे हे सहा वर्ण होतात. कारण, तेव्हां त्याला ब्रह्म प्रकट होतें. हे दैत्या हे दानवेद्रा, हा शुक्र वर्ण अत्यंत शुक्र हें ब्रह्मप्रकाशन तोंडानें सांगतां व रागेद्वपराहितत्वामुळे विमल व ल्लाणनच आले; परंतु हें जन्ममरणांचे कचाक्यांत सांप- शोकरहित व श्रमरहित असतो. परंतु, हे दैत्येद्रा, डलेल्या जीवांना प्राप्त होणे किंती कठीण हा शुभ्र वर्ण प्राप्त व्हावयास पाहिजे तर जीवाला योनिसंभव असे सहस्रविधि जन्म

१ ब्रह्मा, २ ब्राह्मणाच्छंसी, ३ आमीप्र, ४ पोता,
(सर्ववेदी), ५ होता, ६ मेत्रावरूण, ७ अच्छा
वाक्, ८ मावस्तोता (ऋग्वेदी), ९ अध्वर्यु, वर्णांचे जे रज, सत्त्व व तम एतत्संक गुण
१० प्रातिप्रस्थाता, ११ नेष्ठा, १२ उज्ज्वला(यजुवेदी), त्याचे भागांचे न्युनांचिक मिळाकानें निर्माण होतात.
१३ उदाता, १४ प्रस्तोता, १५ प्रतिहर्ता, १६ जसें-तम, रज हें त्याहून किंचित न्यून, व सत्य
सुव्रज्ञाप्य (सामवेदी) यांची कामे उद्योगपर्व पृष्ठ सर्वांत कमी असा मिळाक ज्ञाला, ज्ञाणजे धूम्र किंवा
४३० वेंद्रे दिलेस्वा दीपेत पद्मार्थी.

१ हे सहा वर्ण-लाल, पांढरा व गळीण अशा
भुक्त कर्ण बनतो.

ध्यावे लागतात (तेव्हां कदाचित सच्छास्त्र व रहातो. मग तेथे सहस्रावधि वर्षे दुःखे भोगून सदगृहे भेटून त्याला हा प्राप होतो.) त्या पापक्षय शाला झणजे दैवानें प्राक् पुण्याचा सिद्धीचा वर्ण शुभ्रच असतो असे सच्छास्त्राचा उदय होऊन त्याचे हृदयांत विवेक संचार अभ्यास करून आत्मदर्शन प्राप करून घेत- करितो; आणि मग त्याला सत्त्वगुणाची प्राप्ति लेल्या देवेदार्ची साक्ष आहे. हे असुरेन्द्रा, होऊन तो आपल्यांत शिळक असलेल्या तमो-कोणता जीव या शुक्र गतीला येईल किंवा गुणाला बुद्धिवलानें शाढून याकण्याच्या खट-इतर गर्तीना जाईल, याचा निवाडा त्याचे पर्यास लागतो व ती खटपट सिद्धीस गेल्यास वर्णविरून करितां येतो व हा वर्ण बनविण्याची त्याला ताम्रवर्ण प्राप होतो. परंतु सत्त्वगुणाची कामगिरी कर्मसाक्षी काल ह्याणजे जीव ह्याची बळकटी कमी पडून जर यश न आले, तर आहे. हे दैत्या, या जीवाला जन्मांच्या ज्या ताम्रवर्ण न पावता मध्येच तो नीलवर्णात पडतो; अनेक आवृत्ति कराऱ्या लागतात त्यांची परम आणि मग नीलवर्णात राहून मनुष्यलोकांत संख्या चौदो लक्ष आहे; आणि या गर्तीतून जन्ममरणांचे केरे घेत राहतो. याप्रमाणे जीव जात असतांना कधीं कधीं तो क्रमानें मनुष्यलोकांत अनेक कल्पेष्यर्थत धर्मसंबंधानें प्राप वर चढतो, कधीं एकाच स्थितीत कायम रहातो, होणाऱ्या विधिनिषधांच्या तापानें तो सरपूस व कधीं उच्चस्थितीतून खालीही घसरतो. कृष्ण- भाजला गेला ह्याणजे त्याला मग विळा वर्ण वर्णी जीवाला जी गति मिळते ती सर्व गर्तीत प्राप होऊन देवतात्व येते. मग त्या स्थिती-निकृष्टच. कारण, तिचे योगानें जीवांना नर- मध्ये शत कल्पेष्यर्थत राहून तो एकवार मनुष्य-कांत घालणाऱ्या कर्माविषयीं आसाक्ति उत्पन्न त्वाला येतो. मनुष्यव्वांतून पुनः देवत्वाला येतो. हेते व अखेर तो नरकांतच पचत पडतो; मग त्या देवस्थितीत पीतवर्णयुक्त होऊन व ज्ञाते लोकांचे असे मत आहे की, तेथें आतां अनेक कल्पेष्यर्थत स्वर्गीय भोगीत राहतो; सांगितलेल्या चौदा लक्ष आवृत्ति भोगीत ह्याणजे तथापि त्याची विषयप्रीति सुटली नसल्यामुळे अनेक कल्पेष्यर्थत असला जीव नरकांतच तो जरी स्वर्गसुखांत असला तरी मुक्त स्थिती-रहातो. मग याप्रमाणे तेथे लक्षावधि आवृत्ति च्या तुलनेने तो नरकांत असल्यासारखाच शाल्यावर त्याचा कृष्णवर्ण सुधारून तो धुरट असतो. मग या स्थितीतही तो मुक्त न होतां रंगावर येतो. या वर्णातही तो सर्वधा परतंत्र दहा अधिक पांच अधिक चार महणजे एकूण स्थितीत शीतवातादि पीडा सहन करून दीना- एकोणीस सहस निरनिराक्र्या स्थितीतून सारखा सहस्रावधि वर्षे तिर्यग्यनेतीतच पडून मागील कल्पाकल्पांत केलेल्या कर्माचीं फले

१ हे वर्ण ह्याणजे दिव्य इटीला दिसणारे मनुष्याचे मुख्यभावतील आकाशस्थ वर्ण समजावे. हे आंतील सत्त्वरजस्तमांचे धोरणाने उमटतात. यांना इमर्जीत *Human aura* (ह्यामन ऑरा) दाणतात.

२ वर कृष्ण धूम्र, नील, तळ, पीत व शुभ्र असे प्राप्ति आहे. अर्थात् शायांच्या इटीनें तिची किमत सहा वर्ण सांगितल त्यातील प्रत्येकीं चौदा लक्ष त्यावरतीर्थग-प्रभृती योन्हून अधिक नाही. असल्याने एकूण चौन्यायक्षीं लक्ष योनीचा हिंशाव मुक्ति मिळविणे हा अधिकार एकट्या मनुष्यांनी-मिळतो.

२ या सर्वे सांगण्याचा कटाक्ष एवढाच आहे तो भोगभूमित्वामुळे ज्याला नरकाचीच किमत भोगीत रहातो. हा काल संपला ह्याणजे

३ या सर्वे सांगण्याचा कटाक्ष एवढाच आहे तो भोगभूमित्वामुळे ज्याला नरकाचीच किमत भोगीत रहातो. हा काल संपला ह्याणजे देवयोनीतही मोक्षप्राप्ति नाही; केवळ भोग-

आहे अशा स्वर्गांतून व इतरही स्थावर आणि सर्व सृष्टि ही जाग्रत, रवप्र व सुषुप्ति या अव-
तिर्थंग योनीच्या केन्यांतून मांकळा होऊन स्थाव्रयाचे किंवा लेकत्रयाचे पौटांतील आहे;
पुनर्वार मनुष्ययोनींत यतो. मनुष्ययोनींत आणि, हे महानुभावा, ज्यांचे डिकार्ण
आल्यावर तेथें आठ कल्ये-(आठरो)-पर्यंत राहून शुक्रवर्णाचा पूर्ण प्रकाश झाला, त्यांन
(सुधारत गेल्यास) पुनः तो देवत्वाला पावतो. मांडावयाची जी ऐष गति ती या अवस्था-
परंतु तेथेंच जर कालवशानें त्याला कुरुक्षे त्रयाचे पलीकडची असते, तिला तुर्य
करण्याची वासना झाली, तर इतक्या उंचीवरून असें हाणतात; आणि या तुर्येचे डिकार्णी
तद्विर्षी ब्रंश पावून ता सर्वांत निकृष्ट अशी या पर्वच्या तीनही अवस्थांना अवकाश नस-
जी पूर्वी सांगितलेली कृष्णवर्णाची अवस्था तीनी ल्यानै तुर्यागामी पुरुष या तीनही अवस्था व
पुनरापि जाऊन पहिले पाढे पटव घडतो ! तदेवतःपाती हा सर्व लोकप्रपंच उघडच मिथ्या
आतां, हे देत्येद्वा, या जीवलोकांत आलेला मानितो व त्याला मज्जाव करितो. या प्रकारं
पुरुष सिद्धि हाणजे मुक्ति कोणत्या प्रकारे तुर्यावस्थ होऊन शांत अशा शिवप्रकाशांत
पावतो तें तुला सांगतो, ऐक. मुमुक्षु जीव मोक्षे- रहाणारा योगी खेरं पाहतां जीवमुक्त असतो
च्छेनें प्रेरित होऊन ज्यांत सत्त्वगुणांचेच आधिक्य तथापि कोणीही झाला तरी त्याला प्रारब्धकमं
आहे अशा श्रोत्र, चक्षु, त्वक्, जिव्हा, प्राण, मोगूनच सरविले पाहिजे असा कडक नियम
मन व बुद्धि या सात इंद्रियांनी होणाऱ्या असल्याने, त्याला रुचत नसला तरी प्रारब्ध-
शेंकडों क्रिया करून कमानें रक्त, हारिद्र व क्षयार्थ एक जन्म मनुष्ययोनींत काढावा
शुक्र वर्णापर्यंत चढत जातो. शुक्रवर्णांत पौचला लागतो; आणि दृष्टि-सृष्ट्यभिप्रायानै वृत्तीचे लयो-
(सर्वथा निराग झाला) हाणजे तो त्याच दयांचे दृष्टींपाहिले म्हणजे त्यास तो एकच
वर्णांचे आश्रयाने मोक्षाचे खालचे पायरीचे, जन्म शंभर कल्पांचे डिकार्णी होतो. असो; या
तथापि अत्यंत श्लाघ्य अशा चंद्रब्रह्मादि अठ जन्मांतून सुखल्यावर पुढे योगसिद्धीमुळे प्राप्त
दिव्य लोकांतून फिरू लागतो. वाकी ज्यांचे होणारे ऐरव्यं तुच्छ मानण्याइतका मनोजय
डिकार्णी पुरापूर ज्ञानाचा ज्ञगशंगीत प्रकाश जर त्याचे डिकार्णी नसेल, तर मग त्याला तें
पडला, त्यांना हे पूर्वोक्त आठ आणि साठ व वैव भेगण्यासाठी महर, जनः, तपः व सत्य
शेंकडों सर्वच मनःकल्पित भासतात—ते त्यांस अशा चार लोकांत रहावे लागते. वास्त-
सत्यत्वानै प्रतीत होत नाहीत. कारण, ही विक पाहतां सहावा जो वर्ण (शुक्र) तो

१ या आठांचे पौटांतच दृष्टिमृदिन्यायानै ८ कर्म या समूहालाच अष्टलोक किंवा पुरी असें
प्रयेक विषयाचा ईश्वर्यदारा उदय व लय म्हटले आहे. तसेच जाग्रदवस्थेंतील १०३८दियं
होप्याचे निमित्तानै त्या त्याच्या शतावधि आवृत्ति +१० ईश्वर्यांचे विषय +५ प्राण +५ अंतःकरण-
होतात तेच त्यांतील पोटकल्प असें मानिले आहे. चतुर्थ्य +१ अविद्यादिसमूह = ३० व इतकीच सारीं

२ हे आठ लोक किंवा शतकल्प हीं सर्व रूपके स्वप्रमित्यतीतीही असहयानै ३०+३० मिळून साठ
आहेत. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, प्राण, चित्त, झाली. फलतः वरील आठ तेच साठ आणि साठ
मन, तुक्ति या दार्यांनी युक्त होऊन कर्म करीत तेच शेंकडा. कारण, त्याच साठांचे डिकार्णी
राणे हेच आठ लोकांत फिरणे आहे. किंवा भिन्न गुर्जीचे किंवा कल्पनांचे उदय व लय
१ पंचतत्त्व, २ पंचप्राण, ३ पंचकोश, ४ दशेंद्रिये, होप्यानै तेच असंख्य कल्प होतात, असें मुळांनी
५ अंतःकरणचतुष्पृष्ठ, ६ अविद्या, ७ काम व प्रयानांत प्यावे.

प्राम शालेल्याला परमगतिच (मुक्तिच) सिद्ध जातो; आणि तेथें गेल्यावर जर अहंब्रहास्मि व्हावी. परंतु सहाया वर्णात येऊनही जर हा ग्रह दृढावला नसेल तर तो तेथूनही पुनः दिव्य भोग सोडून देण्याइतके दाढर्च त्याचे मृत्युलोकास उलटतो. परंतु त्याचा अहंग्रह डिकाणीं नसेल, तर त्याला तत्काल मुक्ति न कायम झाला असेल तर मग तो ब्रह्मदेवावरो-मिळतां त्याचे रागादि दोष नष्ट होऊन तो वर कल्पांतीं मुक्त होतो. परंतु जो मुमुक्षु मुलावरच्या प्रतीत आला असल्यामुळे त्याला पासूनच पंचेंद्रिये, मन व बुद्धि हें सक्षकच त्याचे योगदाढर्चाचे मानानें ऐश्वर्यपूर्ण अशा सर्वथा घाताचें बीज आहे असे ज्ञानदृष्टीने महलेंकादि लोकवृष्ट्यांत चढत जाऊन ओळखून त्यांचे नावीं न लागतां व सर्व क्रमानें मुक्ति मिळते; आणि जो कोणी समर्पक शोकमोहांचा अंगीकार न करितां केवळ निः-योगाचें अनुष्ठान करून अव्यवहित मुक्ति मिळ- संगणाने रहातो, तो (यापमाणे गिरक्या न विष्यास असमर्थ असल्याने मध्येच ब्रष्ट होतो, वेतां) देहांतीं एकदम अव्यय ह्याणजे अप-असा योगभ्रष्ट आपल्या प्राक्तन कर्माचा रिणामी व अनंत, त्रिविधपरिच्छेदशन्य किंवा अवशिष्ट भाग भोगून सरविष्याकरितां आतांच अमर्याद जें शुद्धब्रह्मपद त्यालाच जाऊन परोक्षपणे सांगितलेल्या स्वर्गलोकांत शतकल्प- मिळतो. या पदालाच कोणी (शैव) महापर्यंत वास करितो. मात्र या कालांत त्याचे देवाचें स्थान किंवा कलास असे ह्याणतात; डिकाणीं सत्त्वगुणाचा उत्कर्ष आलेला असल्या कोणी (वैष्णव) विष्णुचें स्थान किंवा मुळे, तो श्रोत्रादि पंचक व मन आणि बुद्धि ही वैकुंठ असे म्हणतात; कोणी (हैरण्य-निर्मल करीत किंवा सुधारीत राहतो; आणि गर्भ) ब्रह्मदेवाचें पद म्हणतात; वेशोषिक स्वर्गवासाचा काल संपला ह्याणजे हा मनुष्य शेषाचें पद म्हणतात; कोणी (सांख्य) कोणच्या तरी योग्य कूलांत जन्म घेऊन कुल-जीवाचें परमस्थान म्हणतात; आणि कोणी शीलविद्यादिकांनी सर्वांस पूज्य असा निपजतो. (वेदांतीं) चिन्मात्र तुर्यमूर्ति जो प्रकाशस्वरूप मग पुनः त्या मनुष्यजन्मांतून सुदूर तो श्रीविष्णु त्याचे परमपद असे म्हणतात. ज्या पूर्वाभ्यासचलाने एकीहून एक वरचढ अशा सात जीवांनी ज्ञानाभीने आपले स्थूल, सूक्ष्म व योगभूमिकांतून किंवा-भूर-भुवर, सुवर, महर कारण असे तीनही देह साक जाळून टाकिले इत्यादि सप्तलोकांतून सात वेळ फेण्या करितो. आहेत असे जीव व त्यांचीं पूर्णीची चेष्टात्मक ह्याणजे योगाची पहिली भूमिका चढून तो मृत म्हणजे हालचाल करणारीं इंद्रिये व ज्याचे झाला झागजे स्वर्गास जातो व तेथें राहून पुनः स्वरूप ब्रह्माशीं अगदीं विसदृश आहे अशीं मनुष्योर्नीत येऊन तेथे सार्वमोम राजा जडप्रकृत्यादि हीं सर्वच संहारकालीं ब्रह्मांत होतो व यापमाणे भूलोकाला जिंकतो; आणि लीन होतात. ज्ञानाभीने ज्यांनी कर्मजन्य या सर्व कालांत समाधिशृथ्यानस्वरूपाने देहत्रयादि पूर्णपणे जाळून टाकिले अशांना त्याचे योगसामर्थ्याचा सारखा उपचय होत. — १ या व मार्गील भोकाचा भंडून निर्वर्ष राहिल्याने तो खालीं न घसरतां या क्रमाने इतकाच्च कीं, जो कोणी योगबलाने मनोबुद्ध्यासात फेण्या करून दर केरीला पुढील एक दिक्कांची शुद्धि क्रमाने करितो, त्याला क्रमाक्रमाने यापमाणे सातही लोक जिंकीत जातो. अशा मुक्ति मिळते; आणि जो त्यांना अजिवातन फांटा प्रकारे तो अखेर सातव्या ह्याणजे ब्रह्मलोकास देतो तो एकाच जन्मांत मुक्त होतो.

प्राप्त होणाऱ्या आत्यंतिक (पुनरावृत्तिरहित) प्रलयाची ही गोष्ठ सांगितली. आतां अवांतर सांगतों. ब्रह्मवेत्ता ज्ञाला तरी त्यालाही प्रारब्ध-प्रलयाची व्यवस्था सांगतों. ती अशी—

कोणत्याही एखादा कल्पाचे अखेरीस तो प्रारब्धभोगार्थ जोपर्यंत देहांत राहतो, तो-हृषणजे प्रलयाचे सुमारास जे जीव देवत्वाला पर्यंत त्याला ज्ञानदीमळें, सर्व सुष्टि व परा पावलेले असून त्यांचीं पूर्वांजित कर्मांचीं फलें आणि अपरा या उभय विद्या शुक्रस्वरूपानें अरोष भोगून सरलीं नसतील, ते पुनरपि पुढील आपलेच टिकाणीं वसतात असें दिसतें; हृषणजे कल्पांत आपल्या पूर्वकल्पांतील टिकाणींच प्रारब्धाचा अंत होऊन विशुद्ध कैवल्याची रुजू होतात-त्यांत बदल होत नाहीं. कारण, प्राप्ति होईतों ज्ञात्यालाही हें सर्व जगत् असतेच; प्रत्येक नव्या कल्पाची व्यवस्था हुवेहून मागील पश्चात् मात्र न नाहींसे होतें. मात्र हें जगत् अस-कल्पाचे धर्तीवरच असते. वरें, मागील तें हृषणजे कसें ? तर, योगाच्या अभ्यासानें कल्पाचे अखेरीस ज्यांनी आपलीं कर्मफलें शुद्धचित्त होऊन ध्यान, धारणा व समाधि भोगून निःशेष सरविलीं असतील असले एतदृप संयमाचा परिचय तो करू लागला जीवही (मुक्त न होतां) त्यांचा स्वर्गवास हृषणजे आपल्या स्थूल दृष्टीला दिसणारें हें संपतांच इतरांप्रमाणेच पुनः मनुष्यजन्मालाच आकाशादि पंचमहाभूतात्मक जगत् त्याला येतात. (कारण, रेंकडों प्रलय ज्ञाल्या-केवळ आपले बाहेर नसून आपले पंचेदिय-नेही, जोपर्यंत जीवास तत्त्वज्ञान ज्ञालें नाहीं स्वरूपांतच आहे असें स्पष्ट दिसून लागतें. तोपर्यंत मुक्ति होत नाहीं.) वरें, ही स्वर्गातून (अर्थात् इतरांप्रमाणें त्याला हें जगत् स्थूल मृत्युलोकीं व मृत्युलोकाहून स्वर्गी हृषणन स्पृष्टांते सत्य न भासतां दंद्रजालाप्रमाणे आभास-वरून खालीं व खालून वर जाण्याची पाळी स्पृष्ट भासतें.) याप्रमाणे या जगताचे आभास-प्रत्येक कल्पांत प्रत्येक जीवाला एक मात्रत्व प्रतीत ज्ञाल्यानें शुद्धचित्त होऊन वार येते इतकेच नाहीं, तर एकाच कल्पांत तो श्रवण, मनन व निदिध्यसन यांचे योगानेही चढूतर वर्कमध्यभावाप्रमाणे अनेकवार एका विशुद्ध अशा परमपदाचाच शोध करू देखील होते. कारण, जे कोणी सिद्धलोकांतून लागला हृषणजे अखेर ब्रह्मसाक्षात्कार होऊन च्युत होतात, ते पूर्वीच्या परंपरेने क्रमशः सर्वांस अत्यंत दुष्यात्य असें जे अव्यय व आपापला मार्ग क्रमीत राहतात; आणि पूर्व-शाश्वत ब्रह्मपद त्यापत जातो. आतां जीव हा कल्पीं असलेल्या बलाचीं व रूपाचीं तुल्यता ज्यांत आहे अशीं या कल्पीं नूतन सूर्यं घेऊन दुसऱ्या गांवास जाण्याप्रमाणे जीवभावाहून आपल्या अदृष्टप्रमाणे पुण्यपापांचीं फले भोग-दुसऱ्या भावास जाणें कसें संभवतें ? तो जातो एग्यासाठीं गेते खात राहतात. तेव्हां त्या या हृषणाण्यांत जो विशेष-संयोगाचा शोध गोत्यांचे भय वाढत असेल तर अशा जीवांन होतो, तो, जीव जर ब्रह्मच आहे तर अप्रयोजक तत्त्वज्ञानाचा आश्रय करून या गोत्यांतून दिसत नाहीं काश ? अशी कोणी शंका करील, सुटावें हेच शहाणण होय.

याप्रमाणे ब्रह्मविद्येची सविस्तर व्यवस्था बाईचे गव्यांतच गळेसरी असून ती शोधाति सांगितली. आतां, ज्ञाला सैदवानें ही विद्या सुटो व मग आरसा पाहून गव्यांतच आढ-

तर तिचे निवारण असें आहे कीं, एखादे

ठली तरी शेजारणीला ह्यणते, ' सांपडली होती ! ' आतां वास्तविक पाहतां या ठिकाणीं गळेसरी स्वस्थानींच जर होती, तर ती ' सांपडली ' ह्यणणे

अप्रयोजकच होणार आहे ! परंतु अज्ञानाचे व्यवधानानें त्या वाईला ती नाहीशीच वाटत होती; व ज्ञान होतांच ती पूनः नवी मिळाली असाच समज व आनंद होतो. याच प्रकारचा हा जीवाने (अज्ञानाचे व्यवधानामुळे आपल्या ब्रह्मभावास विस्मृत शालेल्या जीवाने) ब्रह्मभावास जाणे, या म्हणण्यांत औपचारिक प्रयोग आहे असे समजावे. असो; हे सत्त्व-पूर्ण वृत्रा, मी तुला या प्रकारे हे नारायणाचे सामर्थ्य कसे आहे तें सविस्तर सांगितले.

वृत्रासुर म्हणाला:—होय; हे सत्त्वसंपन्न, अद्वितीय ब्रह्म मात्र असून हा विविध व दुसरी पायरी, ह्याजे बीजस्थानीय होय. हाच विचित्र संसार केवळ मनःकलित आहे, अशा कारणात्मा पुढे स्वकीय तेजामुळे तैजसाख्य प्रकारे मला पूर्णपणे पटल्यामुळे मला आतां कार्यब्रह्माचे रूपाला येतो, तेव्हां हा तिसरे पराजयादि हानीने तिळमात्रही खेद न होतां, उलट मी आतां निष्कलंक व शोकमोहराहित शाळों आहें. हे भगवन्, हे महर्षे, महायति व अनंत असा जो परमात्मा विष्णु त्याचेहे प्रबल कालचक्र सारखे फिरत आहे; आणि ज्या अधिष्ठानावर हे अनंतावधि संहारविशेष अखंड चालतात तें अधिष्ठान मात्र सनातन आहे व हे अधिष्ठान ह्याजे तो महावा पुरुषोत्तम विष्णुच होय; आणि हे सर्व भास-मान् स्थूल जगत् त्याचेच ठिकाणीं स्थित आहे.

भीम म्हणतात:—हे कुतीपुत्रा, याप्रमाणे बोलून त्या वृत्राने योगबलाने आपल्या आतम्याचे ब्रह्माचे ठिकाणीं संधान करून प्राण सोडिले. यामुळे तो मरणोत्तर परमपदालाच गेला.

भीमाचे तोंडचे हे शब्द एकून युधिष्ठिर ह्याणाला, ' पितामह, आपण सांगितलेल्या इति- ' के नसून ह्यांचा अज्ञाना नहणे झैयात-

हासांत सनत्कुमारांनीं वृत्राला ज्याचा हा सर्व पराक्रम सांगितला, तो देव जनार्दन ह्याजे हा मजसनिध असलेला आणला श्रीकृष्ण परमात्माच ना !

भीम म्हणाले:—नव्हे. तो देव ह्याजे हा श्रीकृष्ण नव्हे. या सर्व ब्रह्मांडाला मूलाधिष्ठान-रूप जो कोणी देव आहे तो अत्यंत देवीप्य-मान् असा निविकार चिदात्मा होय. याला महादेव म्हणतात. याला मध्येच कसा तो विद्याली नाहीं. (मग असले नाक-डोळे कुठले ?) आणि हा केवळ या सर्व ब्रह्मांड-तरुला भूस्थानीं आहे. हाच चिदात्मा पुढे मायासंवलित शाला ह्याजे याचेच स्वरूप चिदचिदात्मक असे मिश्र होऊन त्याचे ठिकाणी

षड्बुध ऐश्वर्य निर्माण होते; व यामुळे याला भगवान् किंवा कारणात्मा असे म्हणतात. ही याची पायरी चौर्थी आहे ह्याजे वृक्षस्थानीय होतो; आणि, हे धर्मा, तुशा आवडता जो हा कृष्ण याची पायरी चौर्थी आहे ह्याजे हा फलस्थानीय आहे. मात्र कफल जसे वृक्षावर असते व त्या कफलाचे गोटांत पुढे त्वसदृश अनेक वृक्ष उत्पन्न करण्यास हेतुभूत अशीं अनेक बीजे खचलेली असतात, त्याप्रमाणे हा तुशा श्रीकृष्ण या ब्रह्मांडस्फी वृक्षाचे ठिकाणीं कफलरूपाने रहात असून ह्याचे ठिकाणीं कार्यकारणरूपाने अनेक सुष्टिर्जिंभरलीं असल्याने व तो मोऱ्या मनाचा असल्याने ह्याजे त्याचे मन परिच्छेदशून्य व सत्यसंकल्पात्मक असल्याने तो ही नानारूप मुटि उत्पन्न करितो. अशा दृष्टीने पहातां, हे धर्मा, तुशा हा श्रीकृष्ण सनत्कुमारांनीं वृत्राला नमजावून विलेला मूलस्थानीय जो महादेव-

चवलीचा भाग आहे. कारण, मूळ निष्कल असतो; हणजे अंतर्यामी द्रष्टव्यस्तपानें अखं-
निविकार जो चिदात्मा तो जर सुप्तया धरिला, डेकरस ब्रह्माचे ठिकाणीच लय पावतो. कोणी
तर तो मायाशब्द होऊन वडविधैवर्यसंपन्न शंका घेऊल कीं, हा सकलबीजभूत मायावी
भगवान् या पदास उतरतो, तेहां (तेहें ईश्वर-हा तर नित्य असावा; मग याला लय
मायेचे सम प्राधान्य असल्यामुळे) आठ आणे कशाचा ? तर याचे नित्यत्व तरी व्यवहार-
माया व आठ आणे चिदात्मतेज असा हिशेब दृष्टीचेंच आहे, परमार्थदृष्टीचें नाहीं. सर्व
होऊन त्याला कारणात्मत्व येते. त्याचे पुढे व्यवहाराला तो अधिष्ठान असल्यानें व्यवहार-
एक पायरी उत्तरून तो जेब्हां अविद्याजनित पूर्वी त्याचा कधीही लय नाहीं त्यामुळे तो व्यव-
समष्टिरूप बुक्षस्थानीं कार्यावस्थेला येतो, तेब्हां हाराला नित्यच आहे; पण व्यवहारानंतर त्याला-
त्याचे चिदात्मतेजाचा चतुर्थीश उतरतो; व ही मूळरूपीं लय आहेच. त्याचप्रमाणे, आपण
त्याचेही पुढेले पायरीस उत्तरून जेब्हां व्यष्टि-ज्याला विधाता हणजे सृष्टिकर्ता ब्रह्मा म्हणून
रूप देहाभिमानी किंवा फलरूप बनतो, तेब्हां मानितों, तो देसील सृष्टीचे अंतीं अविद्या वूर
त्याचे ठिकाणी मूळ चिदात्मतेजाचा अष्टमांश फेकल्यानें शुद्धचित्त होऊन याच अखंडैक-
उतरतो. अर्थात् या हिशेबानें हा श्रीकृष्ण मूळ रसमय ब्रह्मांत लीन होतो. ही जी व्यष्टि-समष्टि
तेजाचा अष्टमांश आहे. (व कृष्ण हा अवतारही वीजरूप कार्याकारणपरंपरा सांगितली तिचे
आठवाच आहे.) आतां हा केशव जरी मूळ बुडाशीं असणारा अनायनंत परमात्मा किंवा
तेजाचा अष्टमांश आहे, तरी तुम्हां-आम्हांला चिदात्मा तो या परंपरेमधील सर्वही कार-
तो भारीच आहे. कारण, तो चित्तरूपे पक्के णांना अशून्य करितो, म्हणजे स्वसत्तास्फूटीचे
फल आहे व आपण सर्व कद्यां फळे आहो; दानानें पूर्ण करितो; आणि या दृष्टीने पाहतां
व याच कारणानें त्याचे ठिकाणी ईशादि तो जरी सर्वदा एकरूप सनातन अविकृत
सृष्टत्व आहे; तसेच अविद्याजनित सृष्टीचे अंता- आहे, तथापि मायाश्रयानें कृष्णादि विशिष्ट
पर्यंत याच रूपानें शाश्वत राहण्याची शक्तिही रूपांनी लोकांत संचार करीत असतो. आतां, तो
आहे. आहारप्रमाणे त्याची मूर्ति क्षणभंगुर जरी मूर्तरूपाला आला तरी तुम्हां-आम्हां-
नाहीं, व यामुळे त्यास अच्युत हणणें वाजवी प्रमाणे तो उपाधियमानीं निरुद्ध किंवा बद्ध
आहे. हा कुशल अच्युत आपल्या त्यातेजाच्या होत नाहीं व हणून त्याला अनिरुद्ध असे
अष्टमांशानें या अखिल बैलोक्याची भावना म्हणतात. कारण, तो सर्वाधारयेण्य आहे.
करितो. आतां या व्यष्टिरूपाचे पूर्वीचे पाय- असा हा अनिरुद्ध मायावी महात्मा गंगेवरील
रिवा म्हणजे समष्टि-कार्यरूपी जी तैजसात्मा तरंगांप्रमाणे आपलेच ठिकाणी हें सर्व विचित्र
तो तुमच्या आमच्या शरीरांचे तुलनेने पाहतां जग निर्माण करितो.

जरी स्थायी म्हणजे नित्य आहे, तरी कलांतीं युधिष्ठिर हणाला:—पितामह, युद्धांत
त्याला नाश आहेच. त्याचेही पूर्वीचे पायरीचा अपजय होऊनही वृत्रासुराचे मुखसमाधानांत
जो पूर्वीं सांगितलेला अनेक ब्रह्मांडांच्या अंतर पडले नाहीं याचे माझे मते कारण-
लयाला व उदयाला बीजभूत असणारा पडै- आपणास पुढे शुभ गति प्राप्त होणार असे त्याला
शर्पसंपन्न मायाशब्द भगवान्, तो या तिघांत अगोदरच पूर्णपणे विसून आले व हणूनच त्यानें
अक्षिबलाढव्य असून ; तो सर्वथा जलशाची मुळीच शोकही केला नाहीं; सरें नो ? आपण

परमार्थज्ञ आहां (यांतील खरे तत्त्व काय नंदाचा उपभोग घेऊन कष्ट न पडतां पुढे आहे त्यांचे आपणांस ज्ञान आहे.) झाणून मी सहजींच सिद्ध मंडळींत जाल. (तेथे गेलां आपणांस प्रश्न करितो. वृत्र या प्रकारचा शुक्र की तुमचे काम झालेच आणि मी म्हणतो असें असल्यामुळे त्याला त्याची गति स्पष्टच कळली खास होणार! कारण,) तुम्ही सर्वजण असेल. कारण, हे निष्पाप भीष्म, सनत्कुमारांचे निर्मल आहां. याकरितां तुम्ही स्वस्थ रहा. जे बोलणे आतांचे आपण मला सांगितले, त्या-आपले पुढे कसे होईल, काय होईल ही चिंता वरुन मी असें समजतो की, जो कोणी शुक्र तुम्हांला मुळींच नको.

वर्ण प्राप होऊन व शुक्र कुलांत उत्पन्न होऊन

साध्याच्या कोर्टीत आला, त्याला पुनर्जन्मेच नाही; मग तिर्यग्योनि किंवा नरक यांचे तर नांवच

नको! आणि जो कोणी पिवळ्या ह्याचे

ठारीं सत्त्व अधिक, तम मध्यम व रज अल्प असेल, किंवा जो तांबऱ्या रंगांत असेल ह्याणजे ज्याचे ठारीं रज अधिक, सत्त्व मध्यम व तम सर्वांत कमी असें मिसळण असेल, अशा या दोन कोर्टीतव्या पुरुषांचे तिकारीं परमात्मा विष्णु, त्यांचे पद मोठमोळ्यांनाही प्रसंगवशात् तमाचा उद्रेक झाला असतां त्यास अगम्य आहे; असें असतां वृत्र हा असुर पटकनु तिर्यग्योनींत देखील यांवं लागण्याचा होऊन त्याला तें ज्ञात कसे झाले? आतां संभव असतो; आणि आहीं तर हारिद्रांत ह्याणजे आधिक्य ओहे अशा फार तर रक्तवर्णांत आहों; आणि तेथेही विपत्तीच्या केज्यांत पडून वारंवार कष्टमय अशा सुखदुःखांच्या तोंडांत चिरडले जात आहों. तर अशा आहांला गति तरी किंवा मिळणार? नीलवर्णाला उचित ती प्राप तुमज पडला नसल्यामुळे मला आपणांस पुनरपि प्रश्न करण्याची बुद्धि झाली आहे. तो प्रश्न असा कीं, वृत्र जर एवढा धर्मनिष्ठ, विष्णु-भक्त व वेदवेदांतांचेही साक्षात् रहस्य जाणणारा असा होता, तर अशाला इंद्र कसा मारूं शकला? तर, हे नुपश्रेष्ठ, मला ही गोष्ट कांहीं कळत नाहीं!

भीष्म म्हणाले:—बा धर्मा, चिंता करूं मला उलगडून सांगा. त्या ओघांतच, त्या उभयनको. तुम्ही पांडव शुद्धकुलांत जन्मलां असून तांचे युद्ध कसे कसे झाले तेही सविस्तर सांगा. तुम्हीं मोठे कडकडीत व्रत पालन केले आहे. याकरितां तुम्ही इतउतर देवलोकीं यथेच्छ विहार करून पुनरपि मनुष्यलोकीं याल; आणि आला, तों पांचरों योजने उंची व तीनरो मनुष्यलोकांत आल्यावर पूर्ण सुख मोगून पुनरपि यथाकाल देवयोनींत जाल. तेथेही सुखा-

अध्याय दोनशे एक्यायर्थीवा.

—::—

वृत्र आणि इंद्र यांचे युद्ध.

धर्मराज म्हणाला:—हे पितामह, त्या अतुलतेजस्वी वृत्राची धर्मनिष्ठा, अतुल विज्ञान एवढी उक्त विष्णुमात्रिकी हीं सर्वच आश्र्वय-व तम सर्वांत कमी असें मिसळण असेल, कारक नव्हेत काय? अपरिमितेजस्वी जो आपणच ही गोष्ट बोलांत, त्या अर्थी मी ती निःसंशय खरी मानितो; तथापि आपल्या बोलण्यांत एका गोष्टिसंबंधाने माशा स्पष्ट आपणच ही गोष्ट बोलांत, त्या अर्थी मी ती निःसंशय खरी मानितो; तथापि आपल्या ओहे अशा फार तर रक्तवर्णांत आहों; आणि तेथेही विपत्तीच्या केज्यांत पडून वारंवार कष्टमय अशा सुखदुःखांच्या तोंडांत चिरडले जात आहों. तर अशा आहांला गति तरी किंवा मिळणार? नीलवर्णाला उचित ती प्राप तुमज पडला नसल्यामुळे मला आपणांस पुनरपि प्रश्न करण्याची बुद्धि झाली आहे. तो प्रश्न असा कीं, वृत्र जर एवढा धर्मनिष्ठ, विष्णु-भक्त व वेदवेदांतांचेही साक्षात् रहस्य जाणणारा असा होता, तर अशाला इंद्र कसा मारूं शकला? तर, हे नुपश्रेष्ठ, मला ही गोष्ट एक्यांचे अतिशय कौतुक आहे, याकरितां एवढी

भीष्म म्हणतात:—हे श्रीरिंद्रिमा, पूर्वी देवयाकांहीं सह इंद्र हा रथांत बसून युद्धभूमीकडे गणांसह योजने उंची व तीनरो योजनांहून कांहींसा अधिकच ज्याचा घेर आहे असा तो पर्वतप्राय धिप्पाड वृत्र आपल्या पुढेच

उभा राहिले त्याने पाहिला. त्या वेळी तें क्रतु खरोखरच बेशुद्ध होऊन पडला. त्यैलोक्यालाही दुर्जय असें वृत्रासुराचें रूप पाह- वेळी वसिष्ठ मुनीनीं रथतरसाम नामक मंत्रानी तांच देवगण भयभीत होऊन त्यांना चैन शुद्धीवर आणून त्याला धीर दिला. पडेनासे झाले; आणि वृत्राचे तें अति भयंकर वसिष्ठ म्हणाले:—हे देवेद्रा, तु दैत्य र रूप पाहून इंद्राच्या तर भयाने मांडचाच असुर यांचा उच्छेदकर्ता असून सर्व देवांन मळाल्या! इतक्यांत रणभूमीवर आतां युद्ध श्रेष्ठ आहेस व खतः शक्र म्हणजे शक्तिमान जुंपणार म्हणून देव व असुर या उभयपक्षां असून शिवाय त्रैलोक्याचे पाठबळ तुला आहे; तील लोकांचा कल्होळ होऊन त्यांतच रण- मग असे हातपाय कांग माळतोस? हे पहा ब्रह्मा वायांचा एकच ग्रुजर उठला. परंतु, धर्मा, पत्यक्ष विष्णु, जगत्पति शिव, भगवान् सोम व सर्व इंद्रासारखा शक्तिमानू शत्रु पुढे उभा पाहूनही महर्षि (तुझे साक्षार्थ) येथे उभे आहेत. यावृत्राला मात्र मगबळ किंवा भीति किंवा काळजी करितां एखाया प्राकृत मनुष्याप्रमाणे मोह पावू यांपैकी कांहींच वाटले नाहीं. नंतर, त्रैलो- नको. देवेद्रा, थोराला योग्य असा युद्धाचा क्यालाही भय उत्पन्न करणारे असे समर्थ विचार मनांत आण आणि आपल्या शत्रूला देवेद्र व वृत्र यांचे युद्ध झाले. त्या युद्धांत मासून टाक. हे सुराधिपा, हा सर्वलोकवेद्य देव व असुर या पक्षांकडील सैन्यांच्या हातां- व लोकगुरु भगवान् त्रिनेत्र तुजकडे पहात तील वरवारी, पट्टे, शूल, शाकी, तोमर, मोगर, आहे; याकरितां हा मोह झाड. हे बृहस्पति- नानाप्रकारच्या शिला, टणत्कार करणारी प्रभाति ब्रह्मर्षि तुशा जय व्हावा म्हणून दिव्य धनुष्ये, नानातहेचीं दिव्य शस्त्रे व पेटलेल्या वाणीने तुझे स्तोत्र गात आहेत.

चुडी यांनी तें रणांगण संकुल होऊन गेले. तें अद्भुत युद्ध पाहण्यासाठी ब्रह्मदेवप्रभूति आने शुद्धीवर आणिल्यावर त्या तेजस्वी सर्व देवगण व महाभाग्यवान् ऋषि, तर्संच दिव्य इंद्राळा पाहिल्यापेक्षां अधिकच आवेश नढला; विमानांत बसून सिद्ध, गंधर्व, अप्सरा अशी आणि त्याने आपल्या बुद्धिवलाने एक तोड शोधून काढिली व आपले मोठे योगसामर्थ्य वृत्र सर्व अंतरिक्षाला झाकून देवेद्रावर अति एकवट करून ती वृत्राची माया उडवून दिली. इकडे श्रीमान् बृहस्पति व इतर ब्रह्मर्षि तो वृत्रासुराचा पराक्रम पाहून लोककल्याणार्थ बृष्टि आपल्या बाणवर्षावांनी दूर केली. परंतु, हे कुरुशेषा, वृत्र हा मोठा बलाढ्य असून शिवाय त्यांचे प्रार्थनेवरून जगत्पति शंकरांचे तेज महामायावी असल्याने त्याने आपल्या माया- बलाने त्या देवेद्राला चोहांकडून मोहून देहांत शिरले. इकडे सर्वलोकपूजित असा शक्तिकिले. शेवटी त्या वृत्राचे त्रासाने तो शत-

१ येथे मुळांत केवळ शक्र एवढाच विशेष- रूप शब्द आहे. परतु संदर्भाने शक्तिमान् इंद्र असा अर्थ करणे इष्ट वाटले; व शक्र याचा मूळार्थ शक्ति- मान् इच्छा आहे. कारण, त्यांत शक्र हा आढू आहे. दिव्याले, ‘ हे प्रभो, आतां आपण वृत्राला

मारा.' शंकर म्हणाले, 'हे शक्ता, हा वृत्रा-
मुर मोठा बलाढ्य असून याचे भोवती सैन्यही
अवाढऱ्य आहे. शिवाय हा मोठा मायावी, सर्व-
गामी व वाटल तो आकार घेणारा आहे, अशी
याची खुशाति आहे. याकरितां, इंद्रा, त्रैलोक्याला-
ही दुर्जय असा जो हा असुरश्रेष्ठ त्याला तूं
शरीरांत जीं जीं चिन्हें होऊं लागली, तीं ऐक.
आपल्या योगबलाने ठार कर, डोळेसांक करूं
नको. हे देवेशा, हा सामान्य नव्हे; याने लागल्या व तो अतिशय फिका पढून भ्यासूर
अद्भुत बल कमाविण्याकरितां साठ सहस्र वर्ष-
पर्यंत तीव्र तप केले आणि त्या तपाने ब्रह्म-
देवाने त्याला वरही दिला. त्या वराने याला रुन कांटा उभा राहिला व सुस्काराही जोराचा
योगिजनांचे महत्त्व, महामायात्म, महाबल व वाहूं लागला; आणि त्याची जी स्मृति ती अशुभ-
सर्वोत्तम तेज हीं प्राप्त झाली आहेत. हे वासवा, लक्षणी व महाघोर अशा कोल्हीच्या रूपाने
हें माझे तेज तुझ्यांत शिरत आहे; तर तोडांतून बाहेर पडली; जळजळीत पेटलेल्या
तो दानव गोळळला आहे इतक्यांत तूं आपल्या उठला त्याच्या डाढ्या बगलेशीं पडूं लागल्या;
वत्राने त्याला मार.'

इंद्राने उत्तर केले:—हे भगवंता, आपली ज्या अशुभ असे भेसूर शब्द करीत त्याचे मस्तका-
र्थी कृपा आहे त्या अर्थीं त्या दुर्धर्ष दैत्याला भोवतीं विरट्या घालूं लागले.
माझ्या या वज्राने मी आतां आपल्या नंतर तो देवपूजित इंद्र रथांत बसून व
समक्षक्ष मारतो !

भीष्म म्हणतात:—ज्या वेळीं त्या महा-कडे रोखून पाहूं लागला. त्या वेळीं, राजेंद्रा,
सुरांत ज्वराने प्रवेश केला, त्या वेळीं देव-त्या महासुराने अमानुष शब्द केला व अंगा-
तांनीं व ऋषींनी आनंदाने टाळ्या पिठल्या मध्ये तीव्र ज्वर लोटल्यामुळे तो जांभया देऊं
आणि सहस्रशः दुदुभी, सुस्वर शंख, मृदग व लागला. तो जांभया देतो ही संघी साधून
डिडिम वाजूं लागले; आणि सर्व असुरांना इंद्राने आपला अति जलाल—केवळ
एकाएकीं विस्मृतीं घेरले व एका क्षणांत त्या कालाग्रितुल्य असा वज्र त्यावर केंकिला आणि
सर्वांचे मायावी सामर्थ्यही नाहीसे झाले ! त्या वज्राने एका क्षणांत त्या अगदबंब दैत्याला
वृत्रासुर याप्रमाणे घेरलेला पाहून ऋषीं व खालीं पाडिले ! तेव्हां, हे भरतश्रेष्ठा, वृत्र मार-
देवता हे इंद्र व महादेव यांची स्तुति करून लेला पाहून देव मंडळीत पुनरपि सर्वभर गलवा
विशेषत: इंद्राची उठावणी करूं लागले. त्या माजला; आणि वृत्राला मारून महायशस्वी
वेळीं युद्धाला उत्सुक असा तो महात्मा इंद्र शालेला तो इंद्र आपल्या त्या विष्णुतेजाने
रथांत बसलेला असतां ऋषींनी दिलेल्या उत्ते-युक अशा वज्रासह थेट स्वर्गसच गेला. इंद्र,
जनाने त्याचे तेज इतके चढले कीं, त्याजकडे हे कैरवेशा, त्या वृत्राच्या शरीरांतून मोठी
कोणालाही पाहवेना.

अध्याय दोनशें व्यायशीला.

—०—

वृत्रवध व ब्रह्महत्याविभाग.

भीष्म म्हणतात:—हे धर्मी, वृत्रासुर सर्व
याची खुशाति आहे. याकरितां, इंद्रा, त्रैलोक्याला- बाजूंनीं ज्वराने व्यास झाला त्या वेळीं त्याचे
ही दुर्जय असा जो हा असुरश्रेष्ठ त्याला तूं शरीरांत जीं जीं चिन्हें होऊं लागली, तीं ऐक.
आपल्या योगबलाने ठार कर, डोळेसांक करूं त्याचे तोडांतून अग्रीच्या ज्वाळा बाहेर पडूं
नको. हे देवेशा, हा सामान्य नव्हे; याने लागल्या व तो अतिशय फिका पढून भ्यासूर
अद्भुत बल कमाविण्याकरितां साठ सहस्र वर्ष- दिसूं लागला; त्याचे अंग थरथर कांपूं लागले
पर्यंत तीव्र तप केले आणि त्या तपाने ब्रह्म- व श्वासही फार वाढला; त्याचे अंगावर थरा-
देवाने त्याला वरही दिला. त्या वराने याला रुन कांटा उभा राहिला व सुस्काराही जोराचा
योगिजनांचे महत्त्व, महामायात्म, महाबल व वाहूं लागला; आणि त्याची जी स्मृति ती अशुभ-
सर्वोत्तम तेज हीं प्राप्त झाली आहेत. हे वासवा, लक्षणी व महाघोर अशा कोल्हीच्या रूपाने
हें माझे तेज तुझ्यांत शिरत आहे; तर तोडांतून बाहेर पडली; जळजळीत पेटलेल्या
तो दानव गोळळला आहे इतक्यांत तूं आपल्या उठला त्याच्या डाढ्या बगलेशीं पडूं लागल्या;
वत्राने त्याला मार.

आणि गिधाडे, कंकपक्षी व बगळे यांचे थेवेच्या धवे

इंद्राने उत्तर केले:—हे भगवंता, आपली ज्या अशुभ असे भेसूर शब्द करीत त्याचे मस्तका-
र्थी कृपा आहे त्या अर्थीं त्या दुर्धर्ष दैत्याला भोवतीं विरट्या घालूं लागले.

माझ्या या वज्राने मी आतां आपल्या नंतर तो देवपूजित इंद्र रथांत बसून व
समक्षक्ष मारतो !

आपले वज्र उगारून त्या रणांगणीं त्या दैत्या-
भाष्मीं व वज्र उगारून त्या रणांगणीं त्या दैत्या-

भीष्म म्हणतात:—ज्या वेळीं त्या महा-कडे रोखून पाहूं लागला. त्या वेळीं, राजेंद्रा,
सुरांत ज्वराने प्रवेश केला, त्या वेळीं देव-त्या महासुराने अमानुष शब्द केला व अंगा-
तांनीं व ऋषींनी आनंदाने टाळ्या पिठल्या मध्ये तीव्र ज्वर लोटल्यामुळे तो जांभया देऊं
आणि सहस्रशः दुदुभी, सुस्वर शंख, मृदग व लागला. तो जांभया देतो ही संघी साधून
डिडिम वाजूं लागले; आणि सर्व असुरांना इंद्राने आपला अति जलाल—केवळ

एकाएकीं विस्मृतीं घेरले व एका क्षणांत त्या कालाग्रितुल्य असा वज्र त्यावर केंकिला आणि
सर्वांचे मायावी सामर्थ्यही नाहीसे झाले ! त्या वज्राने एका क्षणांत त्या अगदबंब दैत्याला
वृत्रासुर याप्रमाणे घेरलेला पाहून ऋषीं व खालीं पाडिले ! तेव्हां, हे भरतश्रेष्ठा, वृत्र मार-

देवता हे इंद्र व महादेव यांची स्तुति करून लेला पाहून देव मंडळीत पुनरपि सर्वभर गलवा
विशेषत: इंद्राची उठावणी करूं लागले. त्या माजला; आणि वृत्राला मारून महायशस्वी
वेळीं युद्धाला उत्सुक असा तो महात्मा इंद्र शालेला तो इंद्र आपल्या त्या विष्णुतेजाने
रथांत बसलेला असतां ऋषींनी दिलेल्या उत्ते-युक अशा वज्रासह थेट स्वर्गसच गेला. इंद्र,
जनाने त्याचे तेज इतके चढले कीं, त्याजकडे हे कैरवेशा, त्या वृत्राच्या शरीरांतून मोठी
कोणालाही पाहवेना.

~~~~~

भयंकर, घेर, सर्व लोकांचा थरकांप करणारी,  
विक्राल, विकट, काळसर पिंगट वर्णांची,

व एखादा कृत्येप्रमाणे केंस विद्वासून तथापि, माझें एक बारीकसे मागणे आहे ते गळ्यांत रुडमाळा घालून व रक्ताची आंघोळ इतकेंच कीं, मठा आपण कोठें तरी वसति-करून चिंध्यावल्कले नेसलेली व अत्युग्र दृष्टीचा स्थान यावें. कारण, हे देवा, लोकांतील हिंसादि अशी भ्यासूर ब्रह्महत्या बाहेर पडून क्रूर प्रवृत्ति व अमर्यादिपणा यांना आला त्या वज्रधर इंद्राला शोधूं लागली. घालण्याकरितां आपणच मला निर्माण इतक्यांत कांहीं वेळाने लोककल्याणाचे कांहीं आहे. ह्याणजे माझे रूपानें लोकांचे अनाचाराला कामाकरितां वृत्रशत्रु इंद्र स्वर्गलोकाकडे आपण कायमची मर्यादा घातली आहे. त्या अर्थी जाण्यासाठी आपल्या ठिकाणाहून बाहेर पडत माझे अस्तित्व जगत्कल्याणार्थ आहे हें आपण होता, इतक्यांत त्या ब्रह्महत्येने त्या तेजस्वी जाणतांच. याकरितां, हे धर्मज्ञा लोकेश्वरा, इंद्राला गांठलें व लेगेच त्याला पकेच जखडले. आपण यथा अर्थीं मोक्ष प्रेमानें मला सांगतां त्या वेळीं त्या ब्रह्महत्येच्या भयानें भिऊन त्या अर्थीं मी इंद्राला सोडून दूर होतें; परंतु जाऊन तो इंद्र किती तरी वर्षे कमळाच्या भीषण म्हणतात:—ब्रह्मदेव त्या हत्येला मोठ्या प्रयत्नानें त्याला हुटकून काढून तेथेही म्हणाले, ‘फार बरै, तें मजकडे लागले.’ असें त्याला पुनः पकडले. त्या वेळीं मात्र, हे कौर-ह्याणून इंद्राची ती ब्रह्महत्या युक्तीनें त्याज-वेश्वरा, तो इंद्र अगदीं खरकन् उतरला. चाकी पासून ब्रह्मदेवांनी दूर केली तो प्रकार असात्या समर्थी त्या महात्मा स्वयंभूने वहाचिं ध्यान केले. तेव्हां तो जवळ येऊन ब्रह्मदेवाला ह्याणाला, ‘हे अनिंदिता भगवंता, मी आपल्या हेतृप्रमाणे आपल्या सन्निध आलो आहें. तरी, हे देवा, मी कोणती कामगिरी करावी, तें मला आपण सांगावें.

अति गोड स्वरानें तिळा गोंजासूनच बोलला करीत अहं, त्यापैकीं चौथा भाग तू ध्यावास. कीं, ‘हे कल्याणि, हा इंद्र आहां सर्व देवांचा मुख्य आहे, याकरितां याला सोड आणि एवढी माझी इच्छा पुरी कर; व याचे बदला तुझी कोणतीही इच्छा असली तरी ती पुरी करण्यास मी सिद्ध आहें. तेव्हां ती काय असेल ती मोकळे मनाने सांग.

ब्रह्महत्या म्हणाली:—आपल्यासारखे त्रै-लोकपैवंद्य लोककर्ते मजवर प्रसन्न झाल त्या अर्थी मी आपल्यास कृतकृत्यच समजते.

१ स्वर्ग हा देवतांच्या वस्तिस्यानाचा सामान्य वाचक शब्द आहे त्याचे पोटांत निरनिराक्षया देवांचे निरनिराळे प्रांत आहेत असें समजावें.

ब्रह्मदेव ह्याणाले:—हे अग्रे, या इंद्राला पाप-मुक्त करण्यासाठी मी या ब्रह्महत्येचे अनेक भाग लोकमान्या, मी ही ब्रह्महत्या घेतल्यास तिज-पासून माझी सुटका होण्याची वाट काय योजिली आहे, ती मला आपण प्रथम खऱ्या प्रकारे समजावून याल अशी आशा आहे.

ब्रह्मदेव म्हणाले:—ठीक आहे. जो कोणी मनुष्य तुला प्रज्वलित करून स्वतः तमेव्याप्त शाल्यामुळे बीजे, ओषधि, किंवा रस यांचे तुइयांत हवन करून तुंशे यजन करणार नाहीं, अशा मनुष्यांत ही हत्या तात्काळ शिरून तेथेच

राहील. याकरितां, हे हव्यवाहना, या कामी उद्युक्त शालों असें समजा. तरी हिच्यांतून आ-  
तुझ मनस्ताप दूर कर.

ब्रह्मदेवाचे हे शब्द ऐकतांच तो हव्यकव्य ब्रह्मदेव म्हणाले:—जो कोणी मनुष्य  
खाणारा देवाभी ब्रह्मदेवाचे म्हणण्याला कबूल खाला रजस्वला असतां तिच्याशीं मैथुन करील  
शाला; आणि अर्थात्तच त्याच्या देहांत हत्येचा त्याच्यांत ही तुमची पीडा शिरेल. कां? आतां  
चौंथा भाग शिरला. त्यानंतर ब्रह्मदेवानें वृक्ष, तर तुमचा मनस्ताप दूर शाला ना?

ओषधि व तृण यांस हाक मारून अभीप्रमाणेच भीष्म म्हणतात:—यावर त्या अप्सरांनी  
त्यांशींही बोलणे लाविले. तेंऐकून तीं वृक्षाषधि- “ शाला ” असें मोऱ्या आनंदानें म्हणून  
तृणे अभीप्रमाणेच अंतर्यामी क्षेत्र पावून ब्रह्म- ( ती हत्या स्वीकारून ) आप आपल्या स्थानीं  
देवाला म्हणून लागलीं कीं, ‘ हे लोकपितामहा, गमन केलं व तेथें त्या पूर्ववत आनंदांत रमणीय  
आपण ही हत्या आम्हांवर लादतां, पण हिज- शाल्या. नंतर त्या महातपस्वी ब्रेलेक्यकर्त्या  
पासून आमची सुटका कशी होणार? देवानें देवानें अपांचे ( उदकांचे ) चिंतन केले. त्या  
आम्हांला अगोदर जर्जर केले आहे, अशांत बरोबर त्या सर्वही जमून त्या अमित-  
आपणही आम्हांवर असली धाड घालणे योग्य नेजस्वी ब्रह्मदेवाकडे येऊन त्याला वंदन  
नाहीं. देवा, आम्ही सदासर्वकाल ऊन, थंडी, करून म्हणाल्या, ‘ हे अरिमिर्दना देवा, तुझे आज्ञे-  
संसारात हीं सहन करीतच आहो. शिवाय वरून या आम्ही तुजकडे आलों आहों. तर, हे  
ठेवनभेदनही आमचे कपाळीं लागलेच आहे. लोकेश्वरा, आम्हांस काय ती आज्ञा यावी.’  
तथापि, हे त्रिलोकेशा आपलीच आज्ञा आहे, ब्रह्मदेव म्हणाले:—वृत्रापासून ही महाभयं-  
त्या अर्थी आम्ही ही हत्या तृती स्वीकारितो. कर ब्रह्महत्या इंद्राला प्राप शाली आहे;  
परंतु हींतून आम्ही सुण्याची युक्ति आपण हिचा चतुर्थीश तुम्ही ध्या.  
योजून ठेवावी.

आप म्हणाल्या:—हे लोकेशा, तू आमचा  
ब्रह्मदेव म्हणाले:—युक्ति योजलेलीच आहे. प्रभु आहेस, तेव्हां तुझे इच्छेप्रमाणे होऊं दे.  
जो कोणी मनुष्य अमावास्यादि पर्वदिवशीं परंतु आमचे सुटकेची तोड काय ती अगोदर  
मोहानें सुमचें ढेदनभेदन करील, त्याचे मागो- उरविली पाहिज. कारण, हे देवेशा, सर्व  
माग ही जाईल.

भीष्म म्हणतात:—महात्मा ब्रह्मदेवानें हें वांचून दुसरे कोणाचा प्रसाद आम्हांस संक-  
आश्वासन देतांच त्या वृक्षाषधितृणांनी हत्येचा अंतून काढील बरें :

स्वीकार करून ब्रह्मदेवाची पूजा केली आणि परत त्वरित आपली वाट धरली. नंतर ब्रह्म-  
देवानीं अप्सरांना बोलावून मोऱ्या गोड वाणीने बुद्धि धरून जो मूढ मनुष्य तुमच्यांत कफ,  
थाणा गोजारून म्हटले, ‘ सुंदरीहो, ही मत्र, मल हीं टाकील, त्यांत हीं हत्या चप-  
हाया इंद्रापासून चालत आली आहे. करित दिशीं शिरून तेथेच राहील व या प्रकारे तुमची  
माझ्या आज्ञेवरून हिचा चौंथा भाग तुम्ही ध्या.

अप्सरा म्हणाल्या:—हे देवेशा, आपलीच खरे सांगतों.  
आज्ञा आहे त्या पक्षीं आम्ही ही हत्या घेण्यास हे युधिष्ठिर, नंतर ती ब्रह्महत्या-इंद्राला

सोहून ब्रह्मदेवानें तिला जीं जीं ( अग्न्यादि सांगितले कीं, वृत्तासुर हा ज्वरानें व्याकुल चार ) निवासस्थानें सांगन दिलीं तेथे निवृत्त शाला असतां त्याला इंद्राने आपल्या वजानें गेढी. हे राजा, याप्रमाणे इंद्रावर आलेली मारिले; तर, हे महाप्राज्ञ, हा ज्वर कोटुन ब्रह्महत्या ब्रह्मदेवानें दूर केली त्या वेळीं त्या उत्पन्न शाला हें मला नीट सांगा.

हत्येपासुन शुद्धि प्राप्त व्हावी म्हणून भीष्म म्हणाले:—या ज्वराची लोकविषयात इंद्रांचे ब्रह्मदेवाच्या अनुमतानें अश्वमेध यज्ञाही उत्पत्ति करी आहे व त्याचा पुढे जगांत केला व त्यामुळे तो पापनिरुक्त झाला असें विस्तार कसा झाला तेही ऐक. हे महाराजा, ऐकतो. एतावता, सहस्रशः शत्रूंना मारून पूर्वी, मेरु पर्वताचे सर्व रत्नांनी भूषित राजश्री मिळाल्यामुळे इंद्राला अतुल आनंद व बैलोक्याला वंद्य आणि सुर्याला झाला. हे राजा, त्या वृत्राचे रक्तापासुन रोडी-प्रिय असें ज्योतिष्क नांवाचे शिखर होते. तें वाले कोंबडे उत्पन्न झाले; आणि यामुळे, ज्यांनी कोणा माणसाला मोजतां येत नसे किंवा तपाची दीक्षा घेटली आहे असे लोक व ब्राह्मण चढून जातां येत नसे. या शिखराच्या सुवर्ण-यानीं ते खाणे योग्य नाही. हे कुरुनंदना, या मंडित अशा तटावर पलंगावर पडल्याप्रमाणे ब्राह्मणांचे तूंही सर्वविस्थांत भले करीत जा; देव शंकर विराजमान झाले होते. त्यांच्या कारण, ब्राह्मण म्हणजे पृथ्वीवरील देवच असे शेजारीच शैलकन्या पार्वती सर्वदा बसली असे. प्रासिद्ध आहे.

हे कौरवेश्वरा, वृत्तासुर एवढा प्रचंड खरा, अश्विनीकुमार, गुह्यकमंडलीसह केलासपर्वत-  
पण त्यालाही तेजस्वी इंद्राने आपल्या कुशाग्र वर राहणारा यक्षाधिपति श्रीमान् कुबेर हे  
बुद्धीनिं व तदजोडीने नाहीसे केले; आणि, हे सर्व त्याचे सेवेत हजर होते. शिवाय महामुनि  
कुंठिपत्रा, शत्रुहंत्या इंद्राग्रमाणे तुही या पृथ्वी- शुक्राचार्य व सनक्मारप्रभूति महर्षि, आणि  
वर आजिंक्य होशील. अंगिरस् प्रमुख देवर्षि, विश्वावसु गंधर्व, नारद मनि,

जे कोणी ब्राह्मण मंडलीपुढे पर्वापवर्चि पर्वत व अनेक अप्सरांचे समुदायही तेथे आले तिकाणी इंद्राचें हें दिव्य आख्यान सांगतील, होते. त्या वेळी नानापकारच्या सुवासांनी युक्त त्याना पाप गांडणार नाही. वा धर्मा, या असा शुद्ध, मंगल व सुखावह वाशु वहात होता. प्रकारे वृत्तासंबंधी इंद्राने केलेले अद्भुत कर्म मी तेथील वृक्ष फलले असून त्यांवर सर्व कळू-तुला कथन केले. याशिवाय आणखी काय तील कुळे होती; त्या तिकाणी पशुपति महाएकावयाची तुला इच्छा आहे तें सांग. देवाच्या सेवेत अनेक विद्याधर, सिद्ध व तपोधन

## अध्याय दोनशें त्र्यायशीर्वा.

-10-

अरोत्पत्ति.

**युधिष्ठिर विचारिते:**—हे सर्वशास्त्रनिपूण दिसणारे असे महादेवाचे अनेक किंकरही तेर्थं प्रहाप्राह्ण पितामह, आपण जी वृत्रबधाची सेवेस उमे हेते. मगवानु नंदी तर स्वेजार्ने हकीकित मला सांगितली, तिजसंबधी मला देवीपृथ्यमान् असून शिवाय हातांत प्रश्नालित एक बोट विचारकीरी वाटेती गोष्ट ही...आपण शूल भेजवू महाक्षेत्राच्या हूँस हूँ देणार तथार

उमा होता; आणि, हे कुरुनंदना, सर्व तीर्थे-असें असतां, हे महाभाग, आपल्यासारख्याला दकांत आदिभूत अशी सरिच्छेष्ट गंगा मूर्ति-यज्ञभागांतून बहिष्कार घातलेला पाहून मला मती होऊन सेवा करीत होती. अत्यंत दुःख होत आहे; आणि, हे निष्पापा, त्या

या प्रकारे मोठमोठाल्या देवांनीं व ऋषींनीं योगानें हें माझे शरीर थरथर कांपत आहे! ज्याची पूजा चालविली आहे असा तो महा-भीष्म मृणालेः—याप्रमाणे देवी उमा तेजस्वी शंकर तेथें रहात असतां कोणे एके आपल्या पतीला बोलून बाह्यतः गप्प बसली; काळीं दक्ष नांवाच्या प्रजापतीने पूर्वीपासून परंतु अंतर्यामीं या अन्यायामुळे तिचा भडका चालत आलेल्या विधीप्रमाणे यज्ञाला आरंभ झाला. इतक्यांत, आपल्या पिय पत्नीच्या मनां-केला. त्या वेळीं इंद्रप्रमुख सर्व देवांनीं एकत्र जमून तील इष्टार्थ तर्कून महादेवांनीं नंदीला 'तू येथे त्या यज्ञास जाण्याचा मानस केला व ज्वलदग्नी-हिजपाशीच 'ऐस' असे सांगितले; आणि आपले प्रमाणे तेजस्वी अशा विमानांत बसून ते सर्व सर्व योगबल एकवटून त्या सर्व योगीशांच्या महात्मे देवेंद्राच्या अनुरोधाने गंगाद्वाराकडे जाऊं महातेजस्वी ईश्वरानं साहार्थ भयंकर असे लागले. इतर देवमंडळी याप्रमाणे निघालेली किंकर घेऊन त्या यज्ञाचा एकाएकीं विध्वंस पाहून साध्वी पार्वती आपला पति महादेव याला आरंभिला. त्या वेळीं त्या पिनाकधारी देव-मृणाली, 'भगवन्, आपण तत्त्वज्ञ आहां, तर देवाचे अनुचरापैकीं कोणी मोटी. गर्जना करूं ही सर्व इंद्रप्रमुख देवमंडळी कोणीकडे चालली लागले; कोणी मोक्षानें खदखद हसूं लागले; कोणी आहे हें खरे खरे मला सांगा; कारण, मला त्या यज्ञिय अग्नीवर रकाचा सडा घालूं लागले; मोठा संशय उत्पन्न झाला आहे.'

कोणी वेडीवांकडीं तोडे करून तेथील यज्ञस्तंभ

महादेव मृणालातः—हे महाभागे, दक्ष उपटून गरगरावूं लागले; आणि कोणी आ पस-नांवाचा एक सर्वश्रेष्ठ प्रजापति आहे, तो अश्व-रून तेथील कामकरी मंडळीला गड करूं लागले. मेथ करीत आहे; तिकडे हे देव चालले आहेत. हे राजा, याप्रमाणे जेव्हां त्या यज्ञावर

उमा मृणाली:—महादेवा, मग आपणही चोहांकडुन झोड उठली तेव्हां तो विचारा यज्ञ या यज्ञाला कां जात नाही? आपले जाण्याला मगांने रूप घेऊन आकाशांत चालता झाला. आढकाठी ती काय आली?

ती गोट ध्यानीं येतांच धनुष्याला बाण लावून

महादेव मृणाले:—हे महाभागे सुंदरी, प्रभु शंकर त्याचा पाठलाग करीत चालले. त्या ही सर्व लचाडी या देवमंडळीनेच पूर्वी करून वेळीं, राजा, त्या तेजस्वी देवेशाच्या ललाटां-वेळीं आहे. ती अशी कीं, कोणतेही यज्ञांत पासून कोधामुळ एक भयंकर स्वेदबिंदु उपकन् त्यांनीं भला भागच तेविला नाही. हा त्यांनीं भूमिवर पडला. तो पडतांच त्यांतून प्रलयामी-मसलतीनें परिपाठ ठरवून टाकिल्यानें, खरे पाहतां सारखा एक लोळ उठला; आणि त्या लोळांतून मला जो यज्ञांत त्यांनीं माग धर्मतः दिला एक पुरुषबाहेर आला. हा शरीरानें खजा पण पाहिजे तो ते देत नाहीत!

दिसप्यांत भयंकर असून त्याचे डोळे लाल-

उमा मृणाली:—हे भगवन्, आपण सर्व गुंज व दाढी हिरवी होती. त्याच्यावर ससाणा भूतां शक्तीनें आणि गुणांनीं अधिक असून किंवा दिवभीत यांच्याप्रमाणे अतिशय दाट तेज, कीर्ति व वैभव यांत कोणालाही हारकेंस असून ते सर्व ताठ उभे होते. त्ये जाणरे किंवा अवज्ञा करीतां येण्याजोगे नाहीं. वर्णानें काळाकुळकुळीत असून त्याचे अंग-

वरील वस्त्रे लालभडक होतीं. असल्या या शिलाजतुचे रूपानें ठेविला; पाण्यांत निळीचे महाबलाढच पुरुषानें—अमीनि तृणाला खाऊन रूपानें ठेविला; सर्पाचे ठिकाणी त्यांची कांत टाकावे त्याप्रमाणे—त्या ( मृगरूपी ) यज्ञाला या रूपानें ठेविला; बैलांच्या ठिकाणी खुर-तात्काळ गिळून टाकिले; आणि नंतर तो सर्व कूताचे रूपानें ठेविला; नापीक भूमीचे रूपानें देव व ऋषि यांना तेथून हुसकावू लागला! पृथ्वीतलावर ठेविला; पशुंचे ठिकाणी दृष्टितेव्हां देवही विचारे भयानें दाही दिशा धावू मांयाचे रूपानें ठेविला; घोड्यांचे ठिकाणी गल-लागले. हे राजा, तो पुरुष इकडून तिकडे रोगाचे रूपानें ठेविला; मोरामध्ये डोईररील फिरत असतां त्याच्या दणक्यानें पृथ्वी तुऱ्याचे रूपानें ठेविला; कोकिलांचे ठिकाणी डळमळूळ लागली व सर्वत्र हाहाकार उडाला. नेत्ररोगाचे रूपानें, मेंद्रांत पित्र उसळण्याचे हें है पाहून प्रभु ब्रह्मदेवांनी महादेवाची गांठ रूपानें, पोपटांत उचकीचे रूपानें, वाघाचे घेऊन त्याला छाटले कीं, “ हे सर्वदेवेश्वरा, ठिकाणी थकव्याचे रूपानें, आणि मनुष्यांचे हे समर्था, हे सर्व देव आपणांस ठिकाणी ज्वर याच नांवानें ठेविला. हे राजा, आतांपासून हविर्माव खचीत देखील; परंतु हा ज्वर म्हणजे शंकरांचे उग्र तेज—हा एवढा आपला हा कोऽधरूपी पुरुष आवरून मनुष्यांना मरणकालीं, जन्मकालीं किंवा धरावा. कारण, हे परंतपा महादेवा, हे मध्यस्थितीतही प्राप्त होतो. हाच ईश्वरस्वरूप सर्व देव व ऋषि तुऱ्या कोऽधापासून अशान्त समजून सर्व प्राण्यांनी याला मान यावा, व शाले आहेत. आतां, हे देवेशा, आपल्या स्वेदविं- याला वंदन करावें; असो.

दूपासून हा जो पुरुष निर्माण झाला आहे, धर्मिष्ठ वृत्तासुर असल्या या ज्वरानें पछाडतो आजपासून ज्वर या सज्जेने सर्व लोकांत त्यामुळे ज्या वेळीं जांभया देऊ लागला, त्या संचार करीत राहील. मात्र, हा ज्वरानें आपले वेळीं इंद्रानें त्याजवर आपले वत्र टाकिले. सर्व तेज एकत्र केल्यास सर्व पृथ्वीही याचा त्या वत्रानें वृत्राचे देहांत प्रेवेश करून त्याचें प्रतीकार करण्यास समर्थ होणार नाहीं; या- विदारण केले. त्या वेळीं तो महायोगी असुर करितां आपण याचे बरेचसे भाग करून या.” अमिततेजस्वी जो परमात्मा विष्णु त्याचे

याप्रमाणे ब्रह्मदेवानें विनंती करून आप-परमधामाला गेला. तो वृत्र जीवमान् असतां ल्याला यज्ञांत भागद्दी कूल केला हैं पाहून त्यानें हें सर्व जगत् विष्णुभक्तीचिच जोरावर त्या पिनाकधारी शंकराला अतिशय आनंद व व्यापिले होतें, व यामुळेच युद्धांत मारला उल्हास वाटून त्यानें ब्रह्मदेवाला ‘ बरं आहे ’ गेल्यावरही तो विष्णुपदालाच पोंचला.

असें आश्वासन दिले; आणि आपला यज्ञिय पुत्रा, याप्रमाणे वृत्रासुराच्या कथोदेशानें भाग पदरांत पाडून वेतल्यानंतर, सर्व प्राण्यांना मीं तुला या बलाढच ज्वराचा हा विस्तार सोईकर पडावें-त्यांची शांति कायम रहावी—कथन केला. आतां पुढे काय कथन करू ते अशा हिंशेबानें त्या महेश्वरानें धर्मदृष्टीनें त्या सांग. जो मनुष्य मनांत हुशारी ठेवून एकाग्र

ज्वराची वांटणी

मनानें हा ज्वरोत्पत्तीचा वृत्तांत सर्वदा पठन केली. हे वत्सा, ती करीते तुला सांगतो, ऐक. करील, तो रोगरहित होत्साता सुखानंदात राहून हर्तीचे ठिकाणी त्यानें हा ज्वर शीर्षभिताप त्याचे मनाप्रमाणे त्याचे सर्व हेतु पूर्ण होतील. (मस्तकज्वर)या रूपानें ठेविला; पर्वतांचे ठिकाणी।

~~~~~

अध्याय दोनशें चौच्यायशीवा.

—०—

दक्षकृत महादेवस्तुति.

जनमेजय वैशंपायनांस विचारतोः—ब्रह्मन् प्रचेतसाचा पुत्र जो दक्ष प्रजापति त्यानें ववस्वत मन्वंतरांत अश्वमेध यज्ञास आरंभ केला असतांना त्या यज्ञाचा विष्वंस कसा ज्ञाला हें मला सांगा. पार्वतिला कोण आला हें पाहून सर्व विश्वाचा आत्मा व प्रभु जो शंकर त्यासही कोण आल्यामुळे दक्षानें त्या शंकराचा कोण शांत करून त्याच्या प्रसादानें आपला यज्ञ सांग कसा केला, हें समजून घेण्याची मला फार इच्छा आहे. तर हा वृत्तांत जसा घडला असेल तसा सांगा.

‘वैशंपायन सांगतातः—प्राचीनकालीं—योगी, कृषि, सिंद्व इत्यादि लोक च्या भागांत रहातात त्या हिमालय पर्वताच्या पवित्र जागीं गंगोत्रीजिवळ दक्षानें अश्वमेध यज्ञ करण्यास आरंभ केला. त्या प्रदेशांत नानाप्रकारचे वृक्ष आणि लता हीं असून गंधर्व व अप्सरा याची तों गर्दी होती. सदाचारणी लोकांमध्ये ऐश्वर्य अशा व पवित्र अशी पार्वती व तिच्या जवळ असत्या दक्ष प्रजापतीच्या भोवतालीं क्रृष्णमंडळी लेले भगवान् नारद दिसले. त्यांना पाहून बसली असून पृथ्वीतील लोक व त्या क्रृषीला अत्यानंद ज्ञाला; आणि शंकरांना अंतराळ आणि स्वर्ग यांतील देवते इत्यादि येथे आमंत्रण दिले नाहीं, त्यापेक्षां या सर्वांचे सर्व हात जोडून त्याच्या जवळ अद्विनें या बाबतीत संगमत असावें, असे जाणून उमे होते. स्वर्गातील देवमंडळी, त्याचप्रमाणे दधीच कृषि यज्ञमंडप सोडून जातांना बोलले दैत्य, गंधर्व, पिशाच, नाग, राक्षस, हाहा, हूदू कीं, ‘जे लोक सन्माननीयांचा सन्मान करीत हे गंधर्व, नारद, तुंबर, विश्वावसु-विश्वसेन नाहींत, व अनुग्रह माणसांचा आदरसत्कार हेही दोन गंधर्व, अप्सरा, आदित्य, अष्टवसु, करितात, अशा माणसांना—खुनी लोकांना जो रुद्र, साध्य व मरुद्रग्न या सर्व मंडळीसह दोष आहे तोच दोष निरंतरचा लागतो. मी देवेद्र हा त्या यज्ञामध्ये हविर्भिंग घेण्याकरितां आजपर्यंत खोटे बोललो नाहीं व बोलणारही आला होता. पंचामिसाधन करणारे, सोमयज्ञ नाहीं. येथे जे कृषि व देव जमले आहेत करणारे, भूमध्यान करणारे, घृतपान करणारे हे त्यांच्या समक्ष मी सत्य आहे तेंच सांगतों. व तसेच ब्रह्मदेवासह कृषि व पितर हेही यज्ञ-तें हेच कीं, विश्वंभर, विश्वनाथ, सकल समारंभास आले होते. शिवाय स्वेदज, जारज, सूर्यीचा उत्पन्नकर्ता व सकल यज्ञांत अश्रमोक्ता

अंडज व उद्दिज्ज या चारही कोटीतील प्राणी तेथे आले होते. त्याचप्रमाणे सर्व देव आणि देवपत्न्या यांना तेथे अगत्याचे आमंत्रण असून ते अश्रीप्रमाणे जाज्वल्य असणाऱ्या आपआपल्या विमानामध्ये विराजमान ज्ञाले होते. याप्रमाणे ही सर्व देवमंडळी तेथे आली होती, परंतु त्यांमध्ये शंकर मात्र नाहीं असे पाहून दधीचि क्रृषीला मोठा राग येऊन तो उमा राहून मोठ्याने म्हणाला, “ज्या ठिकाणी शंकरांना हविर्भिंग मिळत नाहीं असे सध्याचे चाललेले प्रकरण यज्ञ नव्हे किंवा धर्म-कृत्याही नव्हे. अहो, तुम्ही मुत्युच्या जाव्यांत संपांडलेले आहां. ओरे! हा कसा उलग काळ आला आहे पहा! धडधडीत मृत्यु रुद्रकोप-रूपानें यांच्या पुढे उमा असतांना तो आंती-मुळे यांना कसा दिसत नाहीं! हा प्रस्तुतचा यज्ञ महन्वाचा खरा, परंतु यांत जे मोठे अरिष्ट आले आहे ते तर यांना दिसत नाहीं!” असे बोलून त्या महायोगी क्रृषीने अंतर्दृष्टीने पाहिले असत्याचा भोवताली अत्यानंद ज्ञाला; आणि शंकरांना अंतराळ आणि स्वर्ग यांतील देवते इत्यादि येथे आमंत्रण दिले नाहीं, त्यापेक्षां या सर्वांचे सर्व हात जोडून त्याच्या जवळ अद्विनें या बाबतीत संगमत असावें, असे जाणून उमे होते. स्वर्गातील देवमंडळी, त्याचप्रमाणे दधीच कृषि यज्ञमंडप सोडून जातांना बोलले दैत्य, गंधर्व, पिशाच, नाग, राक्षस, हाहा, हूदू कीं, ‘जे लोक सन्माननीयांचा सन्मान करीत हे गंधर्व, नारद, तुंबर, विश्वावसु-विश्वसेन नाहींत, व अनुग्रह माणसांचा आदरसत्कार हेही दोन गंधर्व, अप्सरा, आदित्य, अष्टवसु, करितात, अशा माणसांना—खुनी लोकांना जो रुद्र, साध्य व मरुद्रग्न या सर्व मंडळीसह दोष आहे तोच दोष निरंतरचा लागतो. मी देवेद्र हा त्या यज्ञामध्ये हविर्भिंग घेण्याकरितां आजपर्यंत खोटे बोललो नाहीं व बोलणारही आला होता. पंचामिसाधन करणारे, सोमयज्ञ नाहीं. येथे जे कृषि व देव जमले आहेत करणारे, भूमध्यान करणारे, घृतपान करणारे हे त्यांच्या समक्ष मी सत्य आहे तेंच सांगतों. व तसेच ब्रह्मदेवासह कृषि व पितर हेही यज्ञ-तें हेच कीं, विश्वंभर, विश्वनाथ, सकल समारंभास आले होते. शिवाय स्वेदज, जारज, सूर्यीचा उत्पन्नकर्ता व सकल यज्ञांत अश्रमोक्ता

असा जो पशुपति प्रभु शंकर तो येथे आलेला ज्यांना (एकाग्र चित्त करून) ध्यान कारिता तुम्ही आतांच पहाल !

येत नाहीं व जे पातकी आहेत, ते मला हें ऐकून दक्ष बोलला :—ज्यांच्या हातांत जाणत नाहींत. (आणि तूं तर अशांतली शूल आहेत व डोक्यावर जटाभार आहे, असे नसून माझे सामर्थ्य न जाणणाऱ्या एक सोडून अकरा रुद्र येथे आहेत; तेव्हां प्रमाणे मला भाग कोणत्या उपायाने मिळेल शांदून निराळा तुमचा हा महेश्वर कोण आहे ह्याणून विवंचनेत पडलीस याला काय ह्याणावें?) हें कांहीं आपल्याला माहीत नाहीं !

तइया मायेने सगळे त्रिभुवन व इंद्रां दधीचाने उत्तर केले :—तुमचे सर्वांचे संगम- दिक्क देव सुदूरां सर्वतोपरी मोहित हेत असतां मतच झाले आहे व म्हणूनच शंकरांना तुम्ही आज तूंच करी मोह पावलीस ? पिये, यज्ञां-आमंत्रण केले नाहीं; आणि मला तर शंकरां- मध्ये शास्त्रे ह्याणांने जी स्तुति करितात ती येकां वरिष्ठ असा कोणताही देव अराल्याचे माशीची स्तुति आणि सामग्रायन करणेर लोक दिसत नाहीं; आणि ह्याणून माझी अशी खातरी रथंतर ह्याणतात ते मलाच उद्देशून हाय. वेद-आहे कीं, दक्षाचा हा महायज्ञ शेवटास पारग किंवा ब्रह्मवेत्ते ब्राह्मण यज्ञ करितात तो जाणार नाहीं.

माईयाच प्रीत्यर्थ करितात; आणि क्रत्विजही दक्षाने (खोऱ्यून) उत्तर केले :—या सु- पण मलाच हविर्भाग देतात. वर्णपात्रांत यज्ञनारायणाकरितां ह्याणून विधियुक्त पार्वतीने (जरा उपरोधिकच) उत्तर केले :—मंत्रांनीं अभिमंत्रून जो हविर्भाग ठेविला आहे, अगदीं सामान्य प्रतिचे लोक सुदूरां बायकांच्या तो सर्व मी (शंकरास न देतां) यज्ञाधिषित पुढे आपली स्तुति करतात व आपलीच जगन्नायक सर्वव्यापक असा प्रभु विष्णु त्यालाच बढाई मारितात !

अर्पण करणार ! कारण, त्यालाच सर्व यज्ञां- शंकरांनी उत्तर केले :—हे देवि, मी कांहीं मध्ये आमंत्रण असते.

इतक्यांत, तें भाषण ऐकून इकडे पार्वती मी आतां यज्ञाचा समाचार घेण्याकरितां काय ह्याणाली कीं, “ मी असें कोणते दान करूं, काय उपस्थित करितों तें उगाच पहा तर खरे. कोणते व्रत अगर कोणते तप करूं, कीं याप्रमाणे आपल्या त्या प्राणापेक्षांही प्रिय ज्याच्या योगाने माझा पति भगवान् आचिन्त्य अशा लावण्यवती पत्नीला बोलून शंकरांनी शंकर याला या यज्ञांत अर्धी नाहीं तर आपल्या मुखापासून एक विक्राळ व लोकांचा तिसरा तरी हिस्सा हविर्भाग मिळेल ! ” अस्तकांष करणारे असें भूत निर्माण करून

याप्रमाणे अपमानाच्या दुःखाने क्षुब्ध त्याला अशी आज्ञा केली कीं, ‘ दक्षाच्या झालेल्या आपल्या पत्नीने हे उद्धार काढलेले यज्ञाचा विधंस करून टाक.’ तेव्हां महाएकून, भगवान् शंकरांनी प्रसन्न मुद्रेने तिजला देवाच्या मुखापासून निघालेल्या व सिंहाप्रमाणे ह्याटले, ‘ हे देवि, तूं मला पक्क जाणत पराक्रमी अशा त्या भूताने पार्वतीचा कोप नाहींस, असें वाटते. कारण, हे कृशांगि, बज-शांत करण्याकरितां त्या दक्षयज्ञाचा एकट्याने साररल्या यज्ञाधीशासंबंधाने बोलावयाचे तर कसे सहजींच फडशा पाडिला. त्या वेळीं तो प्रकार बोलें योग्य आहे हेही तुला कळले नाहीं ! पहाण्याकरितां रागाने लाल झाल्यामुळे भयंकर हे विशालनंत्रे, मला असें ठाठक आहे कीं, दिसणारी पार्वती महाकाळी होऊन आपल्याच

कृतीचा कसा काय परिणाम होतो हें पाहण्या- आरंभ केला, वायुप्रमाणे वेगवान् व मनाप्रमाणे करितां शंकरांची या कार्मी संमति आहे असे चंचल असे ते रौम्यगण इकडे तिकडे भेरा- पाहून व त्यांना नमस्कार करून त्या भूताचे वैरां धावू लागले आणि यज्ञपात्रांचा व इतर मागोमागच गेली होती. त्या उत्पन्न केलेल्या मूलयवान् वस्तूचे लहान लहान तुकडे जे अंतराळी स्वरूप यांमध्ये तो शंकराच्याच तोडीचा उडाले किंवा जमीनीवर विखरून पडले, ते होता. हा प्राणी म्हणजे शंकराच्या क्रोधाची तेजामुळे आकाशांत तान्याप्रमाणे चमकू लागले. प्रत्यक्ष मूर्तिच होता. त्याचे सामर्थ्य अपार तेरें नानाप्रकारच्या घड्स पकाजांच्या व असून त्याचा जोम, पराक्रम व शौर्य हीही इतर पेय सामग्रीच्या पर्वतप्राय राशी पडल्या अपारच होती. ज्या त्या प्राण्याने पार्वतीचा होत्या, त्यांची त्या रुद्रगणांनी अतिशय नास- राग शांत केला, त्याचे नांव वीरभद्र धूस केल्यामुळे त्या पेयांची सर्व भांडी असे होते. या वीरभद्राने आपल्या अंगावरील पालथी झाली. दूध तर इतके सांडून वाहून रोमरंधांपासून रुद्राप्रमाणेच पराकर्मी व भयंकर गेले कीं, त्याच्या नद्याच वाहू लागल्या कीं अशी भूतांची एक टोळीच्या टोळी निर्माण काय असे दिसले! अर्थात् अशा नद्यांत दही, केली. या प्रचंड टोळींतील गणांना रोम्य असे तूप व दाट खीर यांचा चिखल, ताक वैरे नांव होते. ते विक्राळ व धिष्पाड शरीराचे हेच पाणी व खडीसाखर हीच वाढू होती. शेकडों किंबहुना हजारों गण दक्ष्यज्ञाचा या मनोहर नद्यांच्या उदकाला सहाही रसांची उच्छेद करण्याकरितां सपाठ्याने व त्वरेने उत्तम रुचि होती. कारण, त्यांतही गूळ, यज्ञमंडपावर तुमून पडले. त्यांनी आपल्या मध इत्यादिकंचे पाट सोडलेले होते. शिवाय कर्कश आरोक्यांनी सर्व अंतरिक्ष जणू काय तेरें नानातन्हेची मांसांची रुचकर पकवाने भरून टाकिले. तेव्हां त्या त्रासदायक आवाहनांतील वेवाना सुद्धां भीत उत्पन्न मारण्याजोगीं होती, त्यांच्यावर या गणमंड-झाली; इतकंच नव्हे, तर मोठमोऱ्या पर्वतांच्या ळींनी यथेच्छ ताव मारून बाकीचे अज इकडे शिला दुभांगून गेल्या, भूकंप झाले, भयंकर तिकडे भिरकावून पिसकारून टाकिले! शंक-झालावात सृटला, समुद्र खवळून गेला, ठिक-राच्या क्रोधसामर्थ्यामुळे त्यांची शरीरे पर्वत-टिकाणी पेटविलेले अमि विझन गेले, सूर्य प्राय असून तेज प्रलयकालच्या रसरसीत प्रकाशेनासा झाला, ग्रहनक्षत्रे यांचेही तेज माव-कून गेले, आणि देव, मनुष्य व ऋषि या सैन्याची अगदी दाणादाण उढविली व सर्वच्या तोडचे पाणी पळाले!

याप्रमाणे पृथ्वीवर अंधकार पडला अस- विचित्र रूपे घेऊन ते नाचू उढू लागले व त्या तांना, अपमान झालेल्या त्या रुद्रगणांनी जाळ-बागडण्यांत ते देवांच्या बायकांना इकडे पोळ करण्याचा सपाठा चालविला. कांहीनी तिकडे फेंकू लागले! याप्रमाणे, सर्व देवांमीं यज्ञमंडपांतील यूप उपटून त्यांनीच सांपडेल जरी दक्षाच्या त्या यज्ञाचें चांगले रक्षण केले त्यांना धोपण्यास प्रारंभ केला, कांहीनीं सांप-होते, तरी तो या विक्राळ रुद्रगणांनी शंक-डेल त्याचे तुकडे किंवा तुराडा करण्यास राच्या कोपबलाने अगदीं भस्म करून यांगिला;

आणि प्राणिमात्राच्या अंतःकरणांत घडकी पूजासामग्री तयार ठेवून मोठमोठे तपस्ची ऋषि वसेल एवढा मोठा प्रचंड शब्द करून या वीर-व सर्व देवता यांना निमंत्रण केले होतें; परंतु भद्रानें यज्ञाचें शिर खडापासून वेगळे केले! सृष्टि उत्पन्न करणारा महादेव याला तेथेआणि त्या आनंदांत तो मोठमोळ्यानें ओरडू आमंत्रण नसल्यामुळे महादेवी पार्वती हिलाक्रोध येऊन तिनें यज्ञमंडपाकडे आपले अनु-दिक सर्व देव व दक्ष प्रजापति हे वीरभद्रापुढे चर पाठवून दिले. मग महादेवाचा राग ध्यानांत हात जोडून त्याला म्हणाले कीं, 'आपण कोण?'

वीरभद्रानें उत्तर केले:—मी रुद्र नव्हे, दिली असतांना ऋत्विजांची दाणादाण उडाली पार्वती नव्हे किंवा यज्ञामध्ये हेविभाग घेणाराही आणि तेथें असा देखावा द्वीप पडू लागला नव्हे. परंतु विश्वात्मा जो प्रभु शंकर त्याला कीं, कोणी मोळ्यानें आरोळ्या देत आहेत, पार्वतीला राग आलेला पाहून क्रोध आला, कोणाच्या उरांत भाले भोसकले आहेत, कोंते तेव्हां त्या शंकराच्या क्रोधापासून मी उत्पन्न यूप उपटून इकडे तिकडे केंकून देत आहेत, शालों आहें. मला वीरभद्र म्हणतात आणि प्रेतांचे मांस खाण्याकरितां हपापलेली गिधाडे तुझ्या यज्ञाचा फडशा पाढण्याकरितां खालीं उतरत आहेत, वर उटून जात आहेत आलों आहें असे समज. मी मोठमोठे श्रेष्ठ व आपल्या पंखांचा वारा जिकडे तिकडे खेळ-ब्राह्मण पाहण्याकरितां येथे आलों नाहीं. किंवा यज्ञकौतुकही पाहण्याकरितां आलों वीत आहेत, शेंकडे भालू ओरडत आहेत, आणि नाहीं. या स्त्रीचे नांव भद्रकाली. ही पार्वतीच्या क्रोधापासून उत्पन्न शाली आहे; आणि तिकाणी निरोध करून शत्रुमर्दिन विश्व-सर्व देवांचा प्रभु जो शंकर त्यानें आम्हा चक्ष शंकर एकाएकीं यज्ञकुंडांतन प्रकट शाले. दोघांना इकडे पाठविल्यावरून आम्ही येथे त्यांचे तेज सहस्रावधि सूर्योप्रिमाण असून संव-आलों आहो. तर, हे विंद्रा, तू उमापति तिक नांवाच्या अमीग्रिमाणे प्रस्तर होते. नंतर ते शंकर यास शरण जा. कारण, शंकरासारख्याचा दक्षाकडे पाहून हसून बोलले, 'तुझ्या प्रीत्यर्थ मीं राग पुरवला, पण इतरांकडून वरप्रदान मिळ-काय करावें तें साग.' नंतर देवगुरुरूने वेदांतील विष्ण्यांत अर्थ नाही!

वीरभद्राचे हेवाषण ऐकून, सदाचरण-संपन्न लोकांमध्ये श्रेष्ठ असा तो दक्ष शंकरांना साठांग नमस्कार करून स्तोत्र करून शंकरांस संतुष्ट करिता झाला.

दक्ष म्हणाला:—शाश्वत, प्रव, अव्यय, अखिल विश्वाचा पति असा जो महात्मा शंकर त्याला मी शरण आहें.

* दक्ष प्रजापतीच्या यज्ञांत नानाप्रकारची

* हा मजकूर द्विरक्षसा दिसतो आणि तो या ठिकाणी श्योभतही नाही.

पूजासामग्री तयार ठेवून मोठमोठे तपस्ची ऋषि व सर्व देवता यांना निमंत्रण केले होतें; परंतु आमंत्रण नसल्यामुळे महादेवी पार्वती हिलाक्रोध येऊन तिनें यज्ञमंडपाकडे आपले अनु-चर पाठवून दिले. मग महादेवाचा राग ध्यानांत आणन अनुचरणांनी ती यज्ञशाला पेटवून वीरभद्रानें उत्तर केले:—मी रुद्र नव्हे, दिली असतांना ऋत्विजांची दाणादाण उडाली पार्वती नव्हे किंवा यज्ञामध्ये हेविभाग घेणाराही आणि तेथें असा देखावा द्वीप पडू लागला कीं, कोणी मोळ्यानें आरोळ्या देत आहेत, कोणाच्या उरांत भाले भोसकले आहेत, कोंते तुझ्या यज्ञाचा फडशा पाढण्याकरितां यूप उपटून इकडे तिकडे केंकून देत आहेत, प्रेतांचे मांस खाण्याकरितां हपापलेली गिधाडे खालीं उतरत आहेत, वर उटून जात आहेत आलों आहें असे समज. मी मोठमोठे श्रेष्ठ व आपल्या पंखांचा वारा जिकडे तिकडे खेळ-ब्राह्मण पाहण्याकरितां येथे आलों आहेत, शेंकडे भालू ओरडत आहेत, आणि कित्येक राक्षस, पिशाच, सर्प हेही तेथे आहेत.* अशा स्थितीत, अयन्नांनें प्राणापानांचा मुखाचे ठिकाणी निरोध करून शत्रुमर्दिन विश्व-चक्ष शंकर एकाएकीं यज्ञकुंडांतन प्रकट शाले. त्यांचे तेज सहस्रावधि सूर्योप्रिमाण असून संवतीक नांवाच्या अमीग्रिमाणे प्रस्तर होते. नंतर ते दक्षाकडे पाहून हसून बोलले, 'तुझ्या प्रीत्यर्थ मीं राग करावें तें साग.' नंतर देवगुरुरूने वेदांतील मस्ताध्याय दक्षास ऐकविला. नंतर दक्षानेहात जोडून शंकरांस प्रार्थना केली; परंतु भीति व शंका यांनीं तो अतिशय घावरला असून त्याच्या ढोक्यांतून अशु वहात होते. तौ हाणाला, 'भगवन्, जर आपण प्रसन्न शालां आहां, जर मी आपणास प्रिय शालों असेन, जर आपण माझेवर कृपादाटि करीत आहां, आणि वर देण्यास सिद्ध शालां आहां, तर आजच्या यज्ञाची सामग्री—जी आर्ही मोळ्या प्रयासान गोळा केली होती, तिच्यापकीं जिची जाळपोळ शाली असेल, जें जें पिशाचांनी

खाले असेल, घ्याले असेल, गट केले असेल असणारे द्विज गायत्रीमिषाने तुऱ्हेच गायन अथवा ज्याची नासधूस केली असेल, किंवा करितात. हे अर्का, सूर्योपासक हे अर्कमिषाने ज्यांचा चक्राचूर केला असेल व ज्यांची इकडे संध्यासमयी तुऱ्हेच अर्चन करितास; हे ब्रह्मन्, तिकडे फेंकाफेंकी केली असेल त्या वस्तु फुकट तुलाच चतुर्मुख ब्रह्मदेवाचे ठिकाणी मानितात. जाऊ नयेत असा वर या. 'तेव्हां भगनेत्रहर, हे शतक्रतो, तूच देवेद्र आहेस. हे ऊर्ध्वा, धर्माध्यक्ष, विस्तुपाक्ष, व्यंबक लोकनाथ असे मुनिजन तुला आकाशाप्रमाणे नित्य, असेग भगवान् शंकर यांनी 'तथास्तु' असे उत्तर केले. व सर्वगत असुन सर्व उपाधीपलीकडे असा याप्रमाणे शंकरांपासून वरप्रदान प्राप्त झाल्या- मानितात. हे महामूर्ते, गोऽयांत ज्याप्रमाणे नंतर दक्ष प्रजापतीने गुढघे टेकून अष्टोत्तर सर्व गाई रहातात, त्याप्रमाणे सर्व देवता तुम्हे सहस्र नामांनी शिवाची स्तुति केली. मृतीचे ठिकाणी राहतात. तू समुद्राप्रमाणे

युविष्ट्रि म्हणाला:—हे निष्पाप पितामह, आहेस व आकाशाप्रमाणेही आहेस. तुझ्या ज्या नामांनी दक्ष प्रजापतीने शंकरांची स्तुति शरीराचे ठायीं मला सोम, अग्नि, वरुण, आ-केली, तीं मला ऐकण्याची भक्ति वाढते. या- दित्य, तसेच विष्णु, ब्रह्मदेव व बृहस्पति हे करितां आपण तीं मला सांगावीं. दिसतात. भगवन्, प्रत्येक सत्य-मिथ्या

भूषिम म्हणाले:—हे भारता, अद्भुत कर्म गोष्टीत कार्य, कारण, क्रिया व करण (क्रि-आचरणान्या व गृद्धवत अशा त्या देवदेवाचीं येचे साधन) तूच आहेस. व सर्वांचा उगम व कांहीं अप्रसिद्ध व कांहीं प्रसिद्ध अशीं नांवें मी नाश तूच आहेस. तूच भव म्हणजे सर्वांचे तुला आतां सांगतों, तीं एक. आदिकरण आहेस; तूच शर्व म्हणजे सर्वसंहार-

दक्ष म्हणाला:—हे देवदेवेशा, देवशत्रुंच्या कर्ता आहेस; आणि तूच नद्र म्हणजे पापहर्ता व सेन्याला मारणान्या, हे इंद्रसेन्यास आधारभूता, वरदाता आहेस; पशुंचा क्षणजे ब्रह्मदेवापासून हे देवदानवपूजिता, तुला नमस्कार असो. स्थावरापर्यंत पदार्थाचा स्वामी तूच आहेस; हे सहस्रेत्रा, (सर्वज्ञा,) हे विस्तुपाक्षा, हे अशा तुला नमस्कार असो. हे ऊंचकशत्रो, त्रिनयना (सोम, सूर्य, व अग्नि), हे कुबेर- तुला नमस्कार असो. तू त्रिशिख, त्रिशिरि, मित्रा, हे सर्वत्र हस्त, पाद, नेत्र, शिरे व मुख अस- व्यंबक, (शास्त्र, आचार्य व ध्यान हीं तीन णान्या, सर्वत्र अवणयुक्त असणान्या, तू लोकांत ज्यांची बोधक आहेत असा,) त्रिनेत्र, त्रिपुरा-सर्वांस व्यापन राहिला आहेस, तू सर्वत्र सन्धिं सुरमर्दक व त्रिशूलपाणी आहेस. तुला वंदन आहेस. हे शैकुकर्णा, महाकर्णा, हे कुमकर्णा, असो. हे चंडा (सर्वनाशसमर्थी), हे कुडा, हे सागरालया, हे गजेंद्रागर्णा, हे गोकर्णा, हे पाणि- (हे सर्वाधारा), हे ब्रह्मांडरूपा व ब्रह्मांडधारा, कर्णा, तुला नमस्कार असो. हे शतोदरा, हे शता- हे दंडधरा, हे समकर्णा, (क्रजुवका), हे वर्ती, (जीवस्तुपाने अनेकवार फेण्या फिरणा- परिवाजका, तुला नमस्कार असो. हे ऊर्ध्वदृष्टा, न्या,) हे शतजिह्वा, तुला नमस्कार असो. हे ऊर्ध्वकेशा, हे शुभ्रा, हे सर्वजगद्विस्तरा, हे गायत्रीगिया, त्रिकाल गायत्री जपांत तत्पर हे रजोरूपा, हे धूम्रवर्णा, हे नीलकंठा, तुला

१ शंकुकर्णप्रभृति सात रुद्रगण आहेत; परंतु नमन असो. हे अप्रतिमरूपा, हे विरुपा, हे शिवा शंकराशी ते अभिन्न असल्यानें त्यांचीच नावे (कल्याणकरा), हे सूर्यमंडलरूपा, हे सूर्यरूपाने शंकरास दिली आहेत.

विलसणान्या, हे सूर्यसद्वशध्वजा, तुला वंदन

असो. हे प्रमथमणाधिपते, हे वृषस्कंधा, मका, हे भूतपाचका, (संहारकर्तृत्वानें प्राणयांना हे धनुर्धरा, हे अरिंदमा, हे वंडा, हे वल्क- कालरूप कढीत उकळणारा,) तुला नमस्कार लांबरा, तुला नमस्कार असो; हे हिरण्यगर्भा, असो; हे सर्वविष्टा, हे वररूपा, हे वरदा, हे हे हिरण्यकवचा, हे हिरण्यशिखा, हे हिरण्यपते, उत्तममाल्य-गंध-वस्त्रधरा, हे वरातिवरदा, तुला अभिवादन असो. हे स्तुतिपात्रा, हे स्तुता, (इच्छेहूनही अधिक देणारा,) तुला नमस्कार (ज्याची आजपर्यंत अनेकांनी स्तुति असो. हे आसका, हे विरका, हे ध्यानरूपा, केली आहे असा,) हे स्तूयमाना, (वर्तमान हे रुद्राक्षमालाधरा, तुला नमस्कार असो; हे कालींही ज्याची स्तुति चालूच आहे,) तुला सर्वगता, हे सर्वविभिन्ना, हे छायारूपा, हे नमस्कार असो; हे अस्तिलव्यापका, हे सर्व- पकाशरूपा, तुला नमस्कार असो; हे शांतरूपा, भक्षका, हे सर्वभतांतर्यामिन्, तुला नमस्कार हे उग्ररूपा, हे अतिचोररूपा, तुला माशा नम- असो; हे यज्ञांतील होतरूपा, हे मंत्ररूपा, स्कार असो; हे शिवा, हे शांता, हे हे शुक्लध्वजा, तुला नमस्कार असो; हे जगन्मामे, शांततमा, तुला माशा नमस्कार असो; हे एक- हे जगदाधारा, हे कटकटा, (सर्वरक्षक पदा, हे बहुनेत्रा, हे एकशीर्षा, तुला रक्षका,) तुला नमस्कार असो; हे कृशनासा, हे कृशांगा, हे कृशा, हे आनंदमया, हे हर्षमया, हे संविभागप्रिया, (यज्ञांतील हविर्भागांची योग्य हे किलिकिल शब्द कृष्णान्या, हे मुंदा, हे जटिला, विभागणी ज्याला आवडते तो) तुला नम- हे शर्ष्यागता, हे निद्रिता, हे उत्थिता, हे स्थिता, स्कार असो; हे पंचाला, (कारागिरा,) हे हे धावमाना, तुला नमस्कार असो; हे नृत्य- शुभ्रांगा, हे अतिशांता, तुला नमस्कार असो; शीला, हे मुखवायवदका, हे कमलबलिप्रिया, हे हे चांडिकधटा, (शत्रुंगाना भयंकर अशी घटा वाज- गीतवायपरायणा, तुला माशा नमस्कार असो; हे विणारा) हे घटानादरूपा, हे अनाहतध्वनिरूपा, वयोर्ज्येष्ठा, हे गुणप्रेष्ठा, इंद्रदमना, हे कालनि- तुला नमस्कार असो; हे सहस्राध्मातंदंता (एक- यंत्या, हे समर्थ, हे प्रलय-उपप्रलय-कारणा, दम सहस्रजणांनी वाजविलेल्या आहेत घटा तुला नमस्कार असो; हे भीमदुंभिहासा ज्यासाठी असा.) हे घंटामालाप्रिया, हे प्राण- (नमान्यासारांते प्रचंड हास्य आहे ज्याचें असा.) घटा (पंचविध प्राणांचा ध्वनि हाच ज्याला हे तीव्रतधरा, हे उग्रा, हे दशवाहो, तुला घटानादाचे ठिकाणी आहे असा.) हे गंध- सर्वदा नमस्कार असो; हे कपालपणे, हे रूपा, हे कोलाहलरूपा, तुला नमस्कार असो; चितामस्पदप्रिया, हे निर्भीषा, हे भयंकरा, हे हुंकार हा कोधाचा वाचक आहे; हुंकार उग्रतवधारका, तुला नमस्कार असो; हे विकृत- याचा अर्थ भूरादि लोक असा होतो; व हुंकार मुख्या, हे खड्डजिन्हा, (तरबीराप्रमाणे ज्याची याचा अर्थ नामरूपात्मक प्रणंत असाही आहे. जिव्हा तीक्ष्ण आहे असा;) हे वेण्टायुका, हे पक्वा- तेव्हां तीनही अर्थांनी तो हुंकाराचे पलकिडचा पक्वमास- (यज्ञ व स्मशान येथील) प्रिया, हे तंत्रिं- क्षणजे शांत ब्रह्म असून, कोपरहित जे हुंकार- वीणप्रिया, (भोपल्याची केलेली वीणा ज्यास द्रव्य तें त्याला पिय आहे; अशाला नमस्कार असो. आवढते तो.) तुला नमस्कार असो; हे वृष्टि- हे अत्यंत शांता, हे गिरिवरील वृक्षाखालीं कर्त्त्वा, हे धर्मवृद्धिकरा, हे नंदिरूपा, हे धर्म- निवास करणान्या, तुला नमस्कार असो; हे मूर्ते, हे कष्ठकटा, (नित्यागमनशीला) हे निषा- शंकरा, तू हृदयादि अंतर्भीमाचे मांसावर

कोल्द्यासारखा तुद्गुन पडतोस (तुला तं अत्यंत अशा तुला नमस्कार असो; मुगचर्माचें तुझे प्रिय आहे), त्या तुला नमस्कार असो; हे पांचरूप व सर्वांचें तुझे जानवे आहे, अशा तारका, हे यज्ञापकारका, हे यज्ञरूपा, हे यज- तुला नमस्कार असो; हे ईश्वरा, हे वज्रदेवा, मानरूपा, हे ब्राह्मणमुखतृपा, हे अग्निमुखतृपा, हे फिंगकेशा, तुला नमस्कार असो; हे चंद्रका, तुला नमस्कार असो; हे यज्ञनिर्वाहका, हे हे अंविकानाथा, हे व्यक्ता, हे अव्यक्ता, तुला जितेद्रिया, हे सच्चमया, हे रजोमया, हे तट- नमस्कार असो; हे कामस्वरूपा, हे कामदा, रूपा, हे नदीरूपा, हे नदरूपा, तुला नमस्कार हे कामदा, (मदनशब्दो,) हे तुसा, हे अतुसा, हे असो; हे अनदा, हे अनपते, हे अनभेषकत्या, विचारशीला, हे सर्वा, हे सर्वदा, हे सर्वसंहातुला माझा नमस्कार असो; हे अनंतशीर्षा, रका, हे संध्यारागमया, तुला माझा नमस्कार हे अनंतचरणा, हे अनंतनेत्रा, तुझे हातांत असो; हे घनश्यामा, हे महाकाळा, तुला नम-अनंत विशूल उभारिले आहेत, त्या तुला स्कार असो; हे स्थला, हे जीर्णिगा, हे जटिला, नमस्कार असो; हे बालाकविणा, हे बालरूप हे वक्कलवारिन, हे अजिनवरा, तुला नमधरा, हे बालक्रीडापरा, तू बालगोपाल व स्कार असो; तुद्या जया पदीम सर्व व अग्नि तुझे अनुचर यांचा रक्षणकर्ता आहेस; त्या यांप्रमाणं तेजस्वी आहेत. वक्कले व अजिने तुला नमस्कार असो; हे वृद्धा, हे लुध्या, हे हीं तझी नेसण्याचीं व पांचरण्याचीं वस्त्रे आहेत. क्षुध्या, हे क्षोभणा, (प्रकृतिक्षोभका) तुला तू सहस्र सूर्यप्रमाणं तेजस्वी अमून सर्वदा माझा नमस्कार असो. हे गंगातरंगांकितचूडा, तपस्वी आहेस. अशा तुला नमस्कार असो, हे मुंजकेशा, हे पद्मर्मतुदा, हे त्रिकर्म-(यजन, हे व्यामोहका, तुझे केश रोकडों भोवःयांनी अध्ययन, दान, रता) हे देवा, तू जीवांकडून युक्त असणाऱ्या गंगाजलाने भिजलेले असतात, वर्णाश्रमांचीं पृथक् पृथक् कृत्ये करवितास, त्या तुला नमस्कार असो; हे चंद्रावर्ती, त्या तुला नमस्कार असो; तू धूष्य (ज्याचे (चंद्राला फेण्या देणारा) हे युगावता नांवाने घोष केला जातो तो) आहेस, घोषपूर्वही (युगानुयुगांचे करे किरविणारा), हे भेषावर्ती, आहेस, व कलकल शब्दही आहेस, त्या तुला नम- (मेवांस भ्रमविणारा) तुला नमस्कार असो; तूच स्कार असो; हे श्वेतपिंगलनेत्रा, हे कृष्णरकाक्षा, अन, तूच अन्ता, तूच भोक्ता, तूच अन्नदाता, हे जितश्वासा, हे आयुधरूपा, हे विदारका, तूच अन्नमाक्षिता, तूच अन्ननिर्माणकर्ता, तूच हे सूक्ष्मा, तुला नमस्कार असो; शंकरा, अन्नपाकर्कर्ता, तूच पकान खाणारा, तूच चतुर्विध पुरुषार्थाचें वर्णन सांगणारा तूच आहेस; प्राणवायु व तूच जठरानल, अशा तुला नम-तूच सांच्यरणेता कपिल आहेस; सेष्वर-सांख्य- स्कार असो; हे देवदेवेश्वरा, जरायुज, स्वेदज, प्रवर्तक पांतंजलही तूच आहेस; व वेदांत अंडज व उद्दिन असे भूतचिंतारपकार आहेत आणि ध्यान यांचाही दर्शक तूच आहेस; ते तूच होएस, तूच चराचरांचा साधा, व संहर्ता-त्या तुला नमस्कार असो; तू रथ्य (रथां ही तूच, हे ब्रह्मवेच्यांतील ऐडा, ब्रह्मवेच्यांतील वाहण्यास योग्य) आहेस; विरक्ष्य (रथां- तुला ब्रह्मवेच्यांतील तु मनावेही मूळ कारण, वांचून ज्याचे अटत नाहीं तो) आहेस; व तूच आकाश, तूच वायु, तूच सूर्य, तूच क्रवेद, तुशा रथ जल, आग्नि, वायु व आकाश या यजुंवेद व सामवेद, ब्रह्मवायोच्या मर्ते तूच चतुर्ष्प्रथांतुन सारखा अकुंडित जाऊ शकतो, ३५ कार आहेस, हे देवश्रेष्ठा, सामग्रायन करणारे

ब्रह्मवादी 'हायी हायी हुवा हायी हावु हायी' तूच; अंत तूच; गायत्री तूच; उँकार तूच; या शब्दांनीं वारंवार तुङ्खेच गायन करितात. पिवळा, काळा, निळा, तांबडा, भडक लाल, तूंय यजुर्मय आहेस; तूच क्रङ्गय आहेस; व रेंदरी, पिंगा, करडा, पारवा व मयूरकंठी हे द-आहुतिमयही तूच आहेस; वेद व उप-हाही वर्ण तूच; वर्णरहित तूच; उत्तमवर्णयुक्त तूच; निष्टस्मूह तुळाच स्तुतिपाठ करितात. हे देवा, वर्णकर्ता तूच. निरुपम तूच. सुवर्ण हें तुळच सर्व ब्राह्मण तूच आहेस; तसाच सर्व नाम आहे व सुवर्ण हें तुला प्रियही आहे. क्षत्रिय, सर्व वैश्य, सर्व शूद्र, व चारही वर्णांहून इंद्र तूच. यम तूच. वरुण तूच. कुबेर तूच. अधम म्हणजे वर्णसंकराने झालेले जे इतर वर्ण अभि तूच. ग्रहण तूच. चित्रभानु तूच. स्वर्भानु तेही सर्व तूच आहेस. तूच मेघसमूह, तूच म्हणजे राहु तूच व भानु म्हणजे सूर्य तूच. वीज, तूच स्तनित म्हणजे सजल मेघांचा तूच. होत्र म्हणजे वढि तूच. होता तूच. होमद्रव्य शब्द, व तूच गार्जित ह्यणजे शुष्क मेघांचा तूच. आहुति तूच व प्रभुहि तूच. त्रिसूपर्णांत शब्द; संवत्सर तूच; क्रतु तूच; मास तूच; पक्ष तूच; युग तूच; निमेष तूच; काषा तूच; उपास्य ब्रह्म तूच. सर्व पावनकर्त्यात नक्षत्रे तूच; ग्रह तूच; कला तूच; वृक्षांतील मुख्य वरिष्ठ तूच व मंगलांत श्रेष्ठ मंगल तूच. दगडा-ह्यणजे न्यग्रोध-ओंदुवरादि तूच; गिरीर्चीं शिखरे प्रमाणे अचेतन अशा हा देहाला शम्भसामृथ्य तूच; मृगांतील व्याप्र तूच; पक्ष्यांतील गरुड देव तूच चेतवितोस, म्हणून तुला गिरीक तूच; नागांतील अनंत तूच; समुद्रांतील क्षीरसमुद्र असे म्हणतात. हा देहाला हिंडविणारा तूच, तूच; यंत्रांतील धनुष्य तूच; आशुधांत वज्र तूच; म्हणून तुला हिंडुक म्हणतात. उपाधिरूपाने व व्रतांतील सन्त्य तूच; तूच द्वेष; तूच देव किंवा नाश पावणारा तूच म्हणून तुला इच्छा; तूच राग; तूच माह; तूच क्षमा; तूच वृक्ष असे म्हणतात. शुद्धरूपाने जीवही तूच अक्षमा; उद्यम तूच; धैर्य तूच; लोभ तूच; व पुवाप्रमाणे सडणारा जो वेह तोही तूच. काम तूच; क्रोध तूच; जय तूच; अजय तूच; प्राण तूच. सञ्च तूच. रज तूच. तम तूच. ऊर्ध्व-गदाधर तूच; बाणधर तूच; खद्यांगधर तूच; रेता तूच. प्राणवायु तूच. अपान तूच. समान व ज्ञान्तर नामक वाय वाजविणाराही तूच. तूच तूच. उदान तूच. व्यान तूच. उमेष देता, तूच भेता, तूच प्रहर्ता, तूच नेता, तूच तूच. निमेष तूच. शिक तूच. जांभई तूच. उपेदशकर्ता, पालनकर्ता किंवा पिता तूच; दशे-तुळी दृष्टि आरक्त असून अंतमुख लक्षणयुक्त धर्म तूच; अर्थ तूच; काम तूच; विशाल आहे. सुईसारखे तीक्ष्ण तुळ सरोवर तूच; लता तूच; वेली तूच; तृण तूच; अंगावरील रोम आहेत, ह्यणून तुला ओषधि तूच; पशु तूच; मृग तूच; पक्षी तूच; सचिरोमा ह्यणतात. तुळी दाढी पिंगट आहे. सकल वस्तूचा व क्रियांचा आरंभ तूच; व पुष्पे तुळे डोकीवरील केश-तरतीत उमे असतात, व कुले देणारा कालही तूच; देवांचा आदि ह्यणून तुला ऊर्ध्वकेश असे ह्यणतात. गायन

१ अहिंसा, २ सत्य, ३ अस्त्वय, ४ ब्रह्मचर्य, ५ दक्षाने 'अष्टोत्तर सहस्र' नामांनी शिवाची ६ अपरिह, ६ शारीच, ७ स्वाध्याय, ८ तप, स्तुति केली असे ह्यटले आहे; परंतु नांवं मोजून पाहिली ९ संतोष, १० ईश्वरप्रणिधान शी धर्मांची दहा लक्षणे, तर ती सहाये व कांही अधिक इतरकीच भरतात.

व वादन यांतील मर्म तुला चांगले कळते व कलांचा प्रवर्तकही आहेस; तू भग नामक गीत व वादन हीं तुला प्रियही आहेत. या ऋत्विजाचे डोक्यांस अंकुशाप्रमाणे (विदारक) संसाररूप नदींत फिरणारा जीवस्ती मत्स्य तूच आहेस; तू क्रोधन आहेस. पूषा नामक ऋत्विजाचे व वासनाजालांत गुंतणारा जीवही तूच; बरं, इतके दांत तूच पाडिलेस. स्वाहा तूच; स्वथा तूच; असून कोणालाही आकळला न जाणारा तूच वयट्कार तूच. नमस्कारतूच व 'नमोनमः' आहेस, व हा बंध केवळ लीलेने स्वीकारिला या प्रकारचा लौकिकी द्विरुक्त नमस्कारही तूच. आहेस; ह्याणून तुला केलिकल असेहे ह्याणतात. तुझे वत गूढ आहे. तुझे तपही गुह्य आहे. तू कलहसूपी तूच; अकाळ तूच; अतिकाल तूच; प्रणवस्वरूप आहेस. तू तारकामय आकाशरूप दुङ्काल तूच व सुकाल तूच. मृत्यु तूच. छेदन-ओहेस. धाता—आदिकीर्ती विष्णु तूच. विधाता साधन तूच व छेद्यही तूच. मित्र तूच, अमित्र ह्याणजे ब्रह्मदेव तूच. संधाता ह्याणजे जगतास तूच आणि या उभय पक्षांचा संहारकर्ता तूच. एकन स्थापणारा तूच. विधाता ह्याणजे अदृष्ट मेघकाल तूच. महादंट तूच. कल्पांतमेघही तूच. कर्मही तूच. धारण ह्याणजे सर्वांस अधिष्ठान-घेट ह्याणजे प्रकाशवान तूच व अघंट ह्याणजे माया-भूत तूच. स्वतः तू निराधार आहेस. ब्रह्मा छन तूच. धर्यी ह्याणजे कोणतीही गोष्ट सफल तूच. तप तूच. सत्य तूच. ब्रह्मचर्य तूच. करणारा तूच व धर्यी ह्याणजे धर्या धारण कर-ऋजुता तूच. भूतांचा आत्मा तूच. आकाशादि णाराही तूच. या चराचर जीवांनी सौंगठ्या-महाभूतांचा कर्ता तूच. नित्यसिद्धही तूच. प्रमाणे तू खेळतोसै ह्याणून तुला चरुचेलि ह्याण-अतीत, अनागत, वर्तमान यांचा उद्द्वेष्टही तूच. तात. तू कारणाचेही कारण ह्याणून तुला चरुचेलि ह्याण-मिली-भूर्लोक तूच. भूर्लोक तूच. भ्रुव मिली' असेहे ह्याणतात. प्रणवसूपी ब्रह्म तूच; व ह्याणजे शाश्वत तूच. जितेद्विय तूच आहेस. तू अभीपासून उद्द्वलेली स्वाहाही तूच; दंडी महेश्वर आहेस. तू दीक्षितही आहेस. अदीक्षितूच. मुऱी परमहंस तूच. त्रिंदधारी तूच. तही तूच. तू क्षमाशील आहेस. तू दमन करण्यास कृतादि चार युर्मे, क्रगादि चार वेद व चतुर्होत्र कठीण आहेस. परंतु जे दांडगे आहेत, त्यांना (चार होत्यांनी केला जाणारा यज्ञ) या मऊ आणणारा आहेस. चंद्राला केन्या घालण्यास सर्वांचा प्रवर्तक तूच आहेस; त्याचप्रमाणे ब्रह्म-लावणारा माससूप काल तूच आहेस. व युगांच्या चयोदि चार आश्रम यांचा मर्गदर्शी व ब्राह्म-चौकड्या फिरविणारा कल्पसूपी कालही तूच. णादि चार वर्णांचा कर्ताही तूच आहेस. तुला कल्पान्तकालही तूच, व सृष्टिकारणही तूच. सर्वदा अक्षक्रीडेची आवड आहे. तू मांडा खीविषय कामही तूच, रेतोविंदुही तूच, अणु-रूप तूच, व स्थूलही तूच. कर्णिकार पुष्पाच्या धूर्त आहेस. तू गणांवर देखरेख करणारा व माला तुला फार प्रिय आहेत; तू नंदिमुख त्यांचा स्वामीही आहेस; तांबडे पुष्प व वस्त्र हीं तू धारण करितोस. तू पर्वतावर शयन आहेस; भीममुख आहेस; सुमुख आहेस; करितोस; व तुला काषायाची फार प्रीति दुर्मुख व अमुखही आहेस; तू चतुर्मुख आहेस; आहे. तू लहानसा कारागीर आहेस; इतकेच बहुमुख आहेस; व रणभूमीवर अमिमुखही नव्हे, तर सर्व शिल्पांत श्रेष्ठ असून सर्व शिल्प-आहेस; तू हिरण्यगर्भ आहेस व पश्यांप्रमाणे

१ कालःकाल्या भुवनफलके कीडिति प्रणिसारैः निःसंग आहेस; तू सर्वांचा नायक आहेस; (सुभाषित.) तू विराट् आहेस; तू अधर्मांचा नाश करणारा

आहेस; तुला महापार्श्व हाणतात; चंडधारही पथम रक्षक आहेस; व तुषितसंज्ञक वेवांचा हाणतात; तू गणांचा अधिपति आहेस; तू मुख्य जो ब्रह्मा त्याचाही रक्षक आहेस. तू मौजेने बैलासारखा नाचतोस; गाईचे सर्वाशी हिरण्यरेता हाणजे अग्नि आहेस. तूच पुरुष रक्षणही करितोस; बैलांत प्रमुख जो नंदी तो आहेस. तूच स्त्री आहेस. नपुंसकही तूच आहेस. तुझे वाहन आहे. तू बैलोक्यरक्षक आहेस; बाल तूच. तरुण तूच. वृद्ध तूच. तुझे दांत हालूळ तुला गोविंदही हाणतात. तू इंद्रियचालक लागले आहेत. तू नागेंद्र आहेस. तूच शक्र आहेस व स्वतः इंद्रियांना अग्राह आहेस. हाणजे शक्तिपान् आहेस. विश्वाचा संहार- तू श्रेष्ठ आहेस. स्थावर हाणजे कर्ताही तूच आहेस व विश्वाचा कर्ताही तूच; बैलोक्याचा आधारस्तंभ आहेस. तू निष्कंप आणि, हे विश्वकर्त्या, सृष्टिकर्ते जे सर्व प्रजापति आहेस. तू इतरांस कांपविणारा आहेस. तू आहेत त्यांत श्रेष्ठ तूच. तूच विश्वाचा वाहक. अनिवार्य आहेस. तू असद्य आहेस. रणांत विश्वसूपी तूच. तू तेजोमय व सर्वतोमुखी दुःसह आहेस. अजिंक्य आहेस. तू निर्भय आहेस. चंद्र व सर्य हे तुझे दोन ढोळे, व आहेस. तुला कांपविणे फार कडीण आहे. तुला ब्रह्मेदव हे तुझे हृदय आहे. तू एक महोद- पुरे पडणे फार अवघड आहे. तू दुर्जय आहेस. घिन्च आहेस. सरस्वती ही तुझी वाणी सर्वदा विजयी आहेस. तू शश हाणजे शिवि- आहे. अग्नि आणि वायु हे तुझे बल गति आहेस. चंद्र आहेस. यम आहेस. शीत, आहे. दिवस आणि रात्र हेच तुझे डोक्यांच्या उपण, क्षुधा आणि जरा यांचा नियामक तूच पापण्या उघडणे आणि मिटणे आहे; हे शिवा, आहेस. आविरुप तूच आहेस. रोगरूप तूच तुझे खरें खरें थोरपण जाणण्यास प्रत्यक्ष आहेस. ज्याधिनाशकर्ता तूच आहेस. हे ब्रह्मेदव किंवा विष्णु किंवा जुने जुने ऋषिही व्याधिही तूच आहेस. मृगरूपाने पळून जाणारा समर्थ नाहीत. हे शंकरा, तुझी जी अल्यंत जो माझा (दक्षाचा) यज्ञ त्याला तू व्याधाप्रमाणे सूक्ष्म रूपे आहेत, तीं तर माझे दृष्टीसच येत आहेस. तूच संकटे आणणारा व तूच दूर कर- नाहीत; तेव्हां मी इतकेच म्हणतों की, तू जाणारा. तू शिखंडी आहेस हाणजे तुझे डोकीवर मला संकटांतून तार; आणि पिता ज्याप्रमाणे उंच शिवा आहे. तुझे नेत्र कमलासारखे आहेत पोटच्या पोराचे रक्षण करितो, त्याप्रमाणे माझे व कमलवनांत तुझा निवास आहे. तू दंड- रक्षण कर. हे निष्पापा, माझा तुला नमस्कार धारक आहेस. व्यंबक आहेस. तुझा दंड फार असो; माझे रक्षण कर. कारण, तुजासारख्याने उग्र आहे. तू ब्रह्मांडाचा नाशकर्ता आहेस. रक्षण करण्यास मी पात्र आहेहे. कारण, हे मगवंता, अग्नीप्रमाणे ते जलाल विष प्यालारा. तू सुर- तू भक्तांविश्वीं कठवळा बाळगाणारा आहेस; श्रेष्ठ आहेस. तू सोमाचा पालनकर्ता आहेस. तू आणि मी तर तुझा अखंड भक्त आहेहे. सहस्र- मरुद्रूणांचा मुख्य आहेस. तू अमृतपान कर- वधि पुरुषांना अज्ञानावरणांत गुरफाटून जो णारा आहेस. तू जगन्नाथ आहेस. तू देवा- आपण एकटाच अज्ञेय असा असतो, व अनेक- धिदेव आहेस. तू विष व अग्नि यांपासून राख- विष कामसूपी समुद्र तरुण परतीराला णारा आहेस. तू मृत्युपासून राखणारा आहेस. गंत्यावरच जो दृष्टीस पडतो, (वासनाक्षय तू क्षीरपान करणारा आहेस. तू सोमरस पिण्यारा होऊन अज्ञानाचा नाश ज्ञाल्याशिवाय ज्याचे आहेस. स्वर्गसुखापासून च्यूत होणाराचा तू दर्शन होत नाहीं,) असा जो सदाशिव तो

माझे सर्वदा रक्षण करो. ज्यांना निद्रा नाही, चवाठे, रस्ते, चौक, नदीतट, हास्तिशाळा, शासोच्छ्वास किंवा प्राणवायुचा व्यापार ज्यांचे अश्वशाळा, रथशाळा, जीर्ण उद्याने, जीर्ण मंदिरे, ताच्यांत आहेत, व जे सत्त्वपूर्ण असून जितें- आकाशादि पंचमहाभूते, दिशा, विदिशा, चंद्र-दिव्य आहेत, असे योगिजन ज्याला समाधिकालीं सुर्य व चंद्रसुर्याचे किरण, त्याचप्रमाणे भूतल केवळ ज्योतिस्थाने पाहतात, त्या योगात्म्याला व त्याचेही पलीकडे आहेत, अशा सर्वांना नित्य-माझा नमस्कार असो; ज्यांचे मस्तकीं जटा व वारंवार नमस्कार असेत. ज्यांची गणति नाही, हातीं वैठ असून ज्यांचे पोट लांब आहे व वाण- ज्यांना प्रमाण नाही किंवा रूपही नाही, असे जे युक्त भात्याप्रमाणे ज्यांचे जवळील पाण्याने भर- असंख्येय गुणांचे रुद्र त्यांना नित्यशः नमन असो. लेला कमंडलू आहे, (भान्यांतील बाण ज्याप्रमाणे हे शंकरा, मी तुला माझे यज्ञांत निमंत्रण दिले यक्ष-ग्राहकांचा नाश करितात त्याप्रमाणे ज्यांचे नाहीं यांचे कारण असें कीं, तूच सर्व भूतांचे कमंडलूंतील उद्कविदृच यक्षराक्षसांचा नाश उत्पत्तीला उपादान कारण असून सर्व भूतांचा करितात.) अशा त्या ब्रह्मस्वरूपी शंकराळा पति आहेस व सर्व भूतांचा अंतयोगीच माझा नमस्कार असो. मेघ हे ज्याला केशस्थानी आहेस. अर्थात तू मजपासून किंवा इतर आहेत, ज्यांचे सर्व अंगसंधीचे टिकाणी नद्या कोणापासूनही पृथक असा नाहींसच. मग तुला आहेत, व चार समुद्र हे कुक्षीचे ठारी आहेत, निमंत्रण तरी करू यावें? किंवा, हे देवा, मला अशा त्या जलरूपी परमात्म्यास नमस्कार असो. वारंते, तुझी माया फारच मळक किंवा अतर्क्यू युगान्तकाल प्राप्त ज्ञाला असतां जो सर्व भूतांना आहे व तिने बहुधा मला झांपड घातली गिळून याकून जलशायामध्ये स्वस्थ झोप घेत असावी, म्हणून तुला निमंत्रण देण्याची मला पडतो, त्या जलशायी परमात्म्याला मी शरण बुद्धि स्फुरली नाही. हे भव, आपले कल्याण आहें. जो राहूचे मुखात शिरून रात्री सोम- असो. मी प्रजापतित्वामुळे रजोगुणाच्या तडापान करितो, व स्वर्भानिस्तुपाने सुर्यास आसतो, तो क्यांन सांपूऱ तुला जाण शकलों नाहीं. माझे रक्षण करो. हे शंकरा, ब्रह्मदगवाचे उत्पत्ती- परंतु ही खरी गोष्ट तुजपासून काहीं नंतर तुझे गर्भांतून बालावस्थेत जे देव व पितर लपलेली नाहीं. कारण, हे देवा, माझे बाहेर पडले, आणि ज्यांना स्वाहा-स्वधास्तुपाने हृदय, माझी बुद्धि व माझे मन हीं तुज-यज्ञांतून हिशेबाप्रमाणे भाग मिळतात, अशांना मध्येच आहेत; अर्थात् स्वरा प्रकार काय तो तुला माझा नमस्कार असो; व असलेदेव आणि पितर ज्ञातच आहे. तेजांहां हें ध्यानांत आणून मजवर हे स्वाहाकार व स्वधाकार यांचे प्रामीने आनंद कृपा कर. हे भगवंता, नानाप्रकारच्या दक्षिणा पावोत. सर्व देहथारणकर्त्त्वाचे देहांत अंगुष्ठा- ज्यांना वांडल्या जातात अशा अनेक यज्ञांनी प्रमाणे पुरुष (जीव) आहेत, ते सर्वदा माझे ज्या अर्थी तुळेच यजन केलें जातें, त्या अर्थी प्रमाणे पुरुष (जीव) आहेत, ते सर्वदा माझे ज्या अर्थी तुळेच यजन केलें जातें, त्या अर्थी रक्षण करोत व मला पुढी देवोत. जे रुद्रगण तूच सर्वांचा कर्ता आहेस हें उघड आहे. ह्याण-सर्ववा प्राण्यांच्या देहांत शिरून स्वतः न रडतां न च तुला निराळे आंत्रेण केले नाहीं! केवळ त्या जीवांना रडवितात, व स्वतः न हसतां या प्रकारे महादेवाची स्तुति करून तो त्या जीवांना हसवितात, त्यांना नित्य नम- दक्ष प्रजापति विराम पावला. त्या वेळी भग्नांकार असो. तसेच जे रुद्र नद्या, समुद्र, पर्वत, वान शंकर अस्यंत प्रसन्न होऊन पुनः दक्षसांगुहा, वृक्षमूळे, गार्याची गोठे, गहन अरण्ये, म्हणाला, हे सुवता दक्षा, तुं जो हा माझा

स्तव केलास, त्यानें मी अत्यंत संतुष्ट शालों धर्म सांगितले आहेत, त्यांरी हें माझे वत आहें. मी तुजवर केवढी कृपा करणार आहें, कांही गोष्ठीत मिळतें आहे, व कांही गोष्ठीत तें उगाच पाल्हाळ लावून. सांगण्यांत काय भिज आहे. न्याय किंवा निगमन करण्यांत जे मौज आहे ? थोडक्यांतच सांगतों कीं, तुला प्रवीण त्यांना तें पटणारे असून, चारही आश्रमां-सर्वदा माझी समर्पिता मिळेल. हे प्रजापते, पलीकडे ज्यांची मजल गेली आहे, अशांना (तुशा यज्ञ ध्वस्त शाला म्हणून तु विरस हें योग्य आहे. तें वत कोणतें म्हणशील तर शाला असशील, परंतु मी तुला सांगतों कीं,) ' पाशुपत ' वत होय. हे दक्षा, हें वत मी माझे कृपेने तुला सहस्र अश्वमेघ, व शंभर स्वतःच पूर्वी उत्पन्न केले. हें फार कल्याण-वाजपेय यज्ञ केल्याचे श्रेय मिळेल. ' इतके कारक आहे. याचे योग्य रीतीनें आचरण सांगून तो लोकाधिपति शंकर दक्षाला आश्वा-केल्यास विपुल फलप्राप्ति होते. याकारितां, हे सनपद असें वचन बोलला. तें वचन इतके महाभागा, हें वत केल्यानें होणारे जें विपुल फल सयुक्तिक होतें कीं, वाक्ययोजनेत जे कुशल तें माझे कृपेने तुला आयतेंच प्राप्त होवो. म्हणून नांवाजलेले आहेत त्या सर्वांस मान्य आतां तू ही मनांतली जळजळ सोडून दे. ' न्हावें. तो म्हणाला, ' दक्षा, तुझ्या या असें बोलून तो देव महेश्वर आपली पत्नी यज्ञाला मीं विघ्न आणिले म्हणून तु खेद देवी उमा व आपले अनुचरण यांसह दक्षास करू नको. कारण, तुझे यज्ञाचा मीं विघ्नस दिसेनासा शाला. करावा हें पूर्वीच उरलेले होते. हे सुवता, मी दक्ष प्रजापतीने केलेला हा स्तव जो कोणी तुला आणखीही वर देतो ते घे व सर्व खेद करील, त्याला कोणतेही टाकून तुंझे मुख आनंदाने प्रफुल्ल होऊं दे; अशुभ प्राप्त न होतां दीर्घायुष्य प्राप्त होईल. आणि मी काय म्हणतों तें एकाग्र चिन्तानें ज्याप्रमाणे सर्व देवांत भगवान् शिव हा वरिष्ठ एक. देव व दानव यांनी आपले युक्तिबलाने षडंग आहे, त्याचप्रमाणे त्याचा हा दक्षानें केलेला वेद, तसेच सांख्यशास्त्र व योगशास्त्र या सर्वांचा स्तवही सर्व स्तवांत श्रेष्ठ आहे. या स्तवाची निष्कर्ष काढून त्याप्रमाणे अस्यंत दुश्शर असें योग्यता केवळ देवतुल्य आहे. आपल्याला यश, पुष्कळच तप केले. परंतु, दक्षा, मी जें तुला राज्य, सुख, ऐश्वर्य, काम, अर्थ, धन किंवा ज्ञात नसल्यानें केवळ अपूर्व आहे. मात्र मूर्ख व्याधित असो, दुःखित असो, दीन असो, लोक त्याची निंदा करितात ही गोष्ट निराळी. चोरांनी गांठलेला असो, भयपिडित शाला असो, परंतु तें फलकालीं व साधनकालींही सारखेच किंवा राजकीय कारणांत सांपडलेला असो, या श्रेयस्कर असून शिवाय सर्वतोमुख आहे; स्तोत्राच्या श्रवणानें तो महाभयापासून मुक्त हाणजे तें सर्व वर्णाना व सर्व आश्रमांना होईल व ह्याच देहनें शिवाचे गणाचे योग्यतेस करण्याची मोकळीक आहे; इतके असूनही तें चढेल. त्याशिवाय तो निष्पाप होऊन तेज व यश मोक्षप्राप्ति करून देणारे आहे. मात्र यमनिय- यांनी युक्त होईल. ज्याचे घरीं या स्तवाचा पाठ मादि युक्त अशाही लोकांना तें दीर्घ कालानें केला जाईल, त्याचे घरीं राक्षस, पिशाच, भूत किंवा साध्य होणार आहे. वर्णश्रमांस विहित जे विनायक (कार्यात नाश पाडणारे प्राणी)

हे विद्व आणुं शकणार नाहीत. जी शिवमक्त वारंवार एकत्र होतात आणि त्याचप्रमाणे पुनः स्ली ब्रह्मचयेवतानें राहून याचें श्रवण करील, पुनः आपआपल्या ठिकाणीं लय्यही पावतात. ती मातृपक्षीं व पितृपक्षीहीं देवाप्रमाणे पूज्य धर्मा, परमात्म्यापासून जी जीवसृष्टि निर्माण होईल. जो कोणी हं सर्व स्तोत्र एकचित्तानें झाली ती पंचमहाभूतांचे ठिकाणीं आपला श्रवण किंवा कीर्तन करील, त्याचीं सर्व कर्म आकार सोडून लय पावते. यास उदाहरणः— वारंवार सिद्धीस जातील. या स्तवाचे कीर्तनानें समुद्राच्या लाटा ज्याप्रमाणे समुद्रांत लय पाव- स्तवन करणाराचे मनांतील संकल्प किंवा तात, त्याप्रमाणे ही सुष्ठि लय पावते; किंवा वाणींतील वाक्ये सफल होतील. पुरुषानें इंद्रिय-ज्याप्रमाणे कांसव वाटेल तेव्हां आपले अवयव दमन करून व नियमशील राहून महादेव, पसरतें व वाटेल तेव्हां त्यांचे आकर्षण करून कार्तिकस्वामी, देवीं उमा व ननंदिकेश्वर यांची घेतें, त्याचप्रमाणे, सुष्ठीमध्ये जीं जीं लहान योग्य प्रकारे पूजा करून, नंतर त्यांचीं नामे भूते म्हणजे प्राणिकोटि आहेत, त्यांना हीं यथाक्रम जाणावीं, म्हणजे त्या मनुष्याला पंचमहाभूते आपल्या पोटांत आकर्षण करून इच्छेप्रमाणे अर्थ, काम व भोग हे मिळतील घेतात. प्राण्याचे शरीरामध्ये जो शब्दाचा आणि मेल्यावर तो स्वर्गीस जाईल,—पश्चादि गुण आहे तो आकाशापासून आलेला आहे; तिर्यग्योर्नीत जाणार नाहीं, असे पराशरपत्र घनकरूप अथवा अस्थि वैरे कठीण भाग भगवान् समर्थ व्यास यांचे म्हणणे आहे.

अध्याय दोनशे पंचायशीवा.

—०—

अध्यात्मवर्णन.

युधिष्ठिर विचारतोः—पितामह, मनुष्यमात्रा- प्रलयकालीं ती त्यांच्यांतच मिळून जाते व करितां आत्मानात्मविचाराचे जे अध्यात्म- उत्पत्तिकालीं पुनः त्यांतूनच उत्पन्न होते. शास्त्र आहे तें कोणतें, व त्याचा उद्देव कशा- सृष्टि उत्पन्न करणाऱ्या ईश्वरानें, सर्व पंचमहापासून झाला, हें सांगा.

भीष्म उत्तर करितातः—ज्या अध्यात्म- कार्यानुरोधानें शब्द, स्पर्श इत्यादि गुणधर्म सर्व शास्त्रासंबंधानें तू मला प्रश्न केलास, त्या अध्यात्म- जीवसृष्टीचे ठिकाणीं उत्पन्न केले. शब्द, शास्त्रानें यावत्सृष्टीचे ज्ञान होते. तें फार श्रोत्र आणि रंगे हीं आकाशापासून उत्पन्न कठीण आहे, तथापि तू बुद्धिपूर्वक प्रश्न करि- झालीं, रस, स्निग्धता व रसना हीं जलतत्त्वापासून तोस त्या अर्थी मी तुला तें उलगडून सांगतों, निर्माण झालीं; अंगकांति, त्याचप्रमाणे पाहत्याचे विवरण ऐक. वत्सा, पृथ्वी, वायु, आकाश, प्याची शक्ति आणि अन्नपचनक्रिया हे उदक व तेज यांना पंचमहाभूते ह्याणतात. तेजाचे धर्म आहेत, त्याचप्रमाणे गंध, ब्राह्मदिव्य हीं पंचमहाभूते सर्व चराचर सृष्टीच्या उत्पत्तीला व शरीराचा घन भाग हे पृथ्वीवे गुण होते; व नाशाला कारण होत असतात. हे भरत- आणि प्राण, स्पर्शशक्ति आणि चलनशक्ति कुलवीपका, या पंचमहाभूतांचे एकीकरण हेच हे वायुवे गुण आहेत. याप्रमाणे, धर्मराजा, प्राण्यांचे शरीर होय. या महाभूतांचे गुणधर्म पंचमहाभूतांचे योगानें शरीरामध्ये जे गुणधर्म

आहे तो पृथ्वीचा गुण आहे; शरीरांतील प्राण वायूपासून आहे; शरीरांतील निरनिराळे रस हे उदकापासून आहेत; आणि शरीराची कांति हा तेजाचा गुण आहे. अर्थात् सर्व स्थावर- जंगम सृष्टि पंचमहाभूतांचीच बनलेली आहे.

उत्पन्न झाले आहेत ते मी सर्व सांगितले. याच स्वाद ज्या इंद्रियानें घेते, त्या इंद्रियात पंचमहाभूतांपासून सत्त्व, रज, तम हे गुण, रसना (जिव्हा) असें म्हणतात; आणि ज्याचप्रमाणे काळ, व इंद्रियांचे व्यापार यथा- इंद्रियानें पदार्थांना ती सर्श करिते, त्या इंद्रियांचे चालविण्याची भावना आणि मन हे याला स्पर्शेद्वय असें ह्याणतात. याप्रमाणे हे सहा पदार्थ ईश्वरानें उत्पन्न केले. जीस बुद्धि बुद्धिच वरंवार अनेक प्रकारे विकार पाव म्हणतात ती शक्ति-पायाच्या तळव्यापासून असते. ती जेव्हां एखाद्या मोर्टीची इच्छ डोक्यापर्यंत जें तुला शरीर म्हणून दिसते त्या कारंते, तेव्हां तिलाच मन असें ह्याणतात. मर्या सर्व शरीरांत भरून असते. मनुष्यमात्रांत व चक्षुप्रभूति पांच भिन्न करणें हीं बुद्धीचं ज्ञानेन्द्रियें पांच आहेत, मन हे सहावें, बुद्धि अविष्टानें होत व यांना इंद्रियें ह्याणतात. हीं सातवीं, आणि या सर्वांचा ज्ञाता जो आत्मा दृष्टिं ज्ञालीं असतां बुद्धीही दृष्टिं होते. पुरुष तो अठवा, याप्रमाणे व्यवस्था आहे. इंद्रियांचे यांचे ठिकाणीं असणारी हीं बुद्धि सत्त्व, रज (प्रकार कोणते आहेत यांचे) ज्ञान-त्यांचीं आणि तम या तिन्ही भावांनी युक्त असते कर्म किंवा व्यापार कोणकोणते आहेत हें समज- व यामुळे तिला कंठां केव्हां आनंद होतो त्यांनें होते. त्याचप्रमाणे, हे व्यापार करविणारी केव्हां शोक होतो, व केव्हां ती आनंद किंवा जी शक्ति आहे तिचेविषयीं आणि तिच्या अंगीं शोक या दोन्ही भावांविरहित असते. एवंच असणारे जे सत्त्व, रज, तम हे गुण या सर्व- हीं बुद्धि सत्त्वरजस्तमोमय या तीन भावांतर विषयीचे ज्ञान त्यांच्या त्यांच्या कार्यवरून योगाळत किंवा किरत असते. नदीपति समुद्र होते. डोक्यांचे काम केवळ पाहणे हें आहे. हा किंतीही मोर्चाला लाई येऊन उसळला तर (केवळ बाहेरील जडसृष्टीच्या अस्तित्वांचे ज्याप्रमाणे आपली तीरमर्यादा सोडून ज्ञान करून देणे, हेच इंद्रियांचे काम आहे.) जात नाही. त्याप्रमाणंच हीं बुद्धि अशा ज्ञानाच्या खरेस्मेटेपणाविषयीं तर्क जरी किंतीही भिन्नतरंगयुक्त ज्ञाली तरी बांधणे हें मनांचे काम आहे; आणि खरें ज्ञान सत्त्वादि भाव व मन यांच बाहेर जात नाहीं कोणतें तो निर्णय बुद्धि ठरविते. परंतु हे कधीं रजोगुण उत्थित ज्ञाला असतां त्या भाव. सर्व व्यापार ज्याच्या बलावर चालतात असा प्रमाणे ही चालते; कधीं रोमांचयुक्त आनंद जो शरीरांतील मालक आत्मा त्यांचे काम प्रतीति, प्रमाद, सुख, शांतवृत्ति हे सात्त्विक गुण फक्त साक्षित्वाचे आहे.

धर्मा, सत्त्व, रज, तम, काल आणि प्राक्तन संताप, शोक, तळमळ, अतृप्ति, अक्षमा हीं बुद्धिला प्रवर्तक असून पंचदिन्ये व पूर्वोक्त रजोगुणांची चिन्हे संहेतक व निर्हमुण हे बुद्धिल्पच समजावे. कारण, बुद्धि तुकही उद्भवताना दृष्टीस पडतात. अज्ञान, नसेल तर हे सर्व गुण नसल्याप्रमाणे आहेत. ही लंपटपणा, मोह, प्रमाद, स्तन्धता, गय, दारिद्र्य, बुद्धि-ज्या इंद्रियांचे द्वारे पाहते त्या इंद्रियाला दैन्य, प्रमाद, झोप, आंपड या प्रकारचे हे चक्ष असें ह्याणतात; ही ज्या इंद्रियाच्या अनेक तामस गुणही कधीं कधीं आकस्मिक योगाने शब्द श्रवण करिते, याला श्रोत्र अरों पृष्ठाचे ठिकाणीं उत्पन्न होतात. ज्या वेळी ह्याणतात; ही ज्या इंद्रियां पदार्थांचा गंध मन किंवा शरीर यांचे ठिकाणीं प्रेमयुक्त भाव ऐते, याला श्राण असें ह्याणतात; रसांना उत्पन्न होईल, तेव्हां देहांत सत्त्वगुणाचा उदय

आहे असें समजावें व त्या विकाराची उपेक्षा दान कारण नव्हे; ह्याणजे मृत्तिकेपासून करावी,—त्याला चिकटून राहू नये. जेव्हां ज्याप्रमाणे घट घडला जातो, त्याप्रमाणे बुद्धी-आपणास दुःखकारक व अप्रिय असा एखादा पासून गुण घडले जातात, असा प्रकार विकार उद्देश्वर, तेव्हां तो रजोगुणाचा प्रादु-नाहीं. मग आताच सांगितले कीं, बुद्धीपासून र्भाव आहे असें समजावें, आणि न गडवडतां गुण होतात, हें कसे? अशी शंका त्याच्या प्रतिकाराचा उपाय चिंतावा; त्याच-थेईल, तर त्याचे उत्तर असें आहे कीं, गुणांचे प्रमाणे, जेव्हां शरीर किंवा मन यांचे डिकाणी उत्पत्तीमुळे बुद्धीवर कारणाचा कोणी तर्क करिकाहीं मोहयुक्त, अतकर्य व अज्ञेय असा विकार तात. परंतु तो तर्क म्हणजे सर्व पाहून रजूचे उत्पन्न होईल, तेव्हां तो तमोगुणाचा परिणाम डिकाणीं त्याचे कारणत्वाचा आरोप करण्याआहे असें निश्चयानें समजावें.

या प्रकारे येथे सांगितलेले हे सर्व भिन्न-अव्यस्त सत्ता म्हणण्याईकीच आहे. रज्जु-भिन्न भाव म्हणजे बुद्धीचे विकार आहेत. सत्तेवरच सर्वसत्तेचा अध्यास केला आहे शहाणा असेल त्यानें हे सर्व नीट ओळखून हें खरे, परंतु यामुळे रज्जु हें सर्पचं जागृत व्हावें. कारण, जागृत होण्याचे उपादान कारण म्हणणे गेल आहे. त्याच-याहून दुसरे लक्षण तें कोणत? असो; आतां प्रमाण, गुणांचा अध्यास बुद्धीचे अधिष्ठानावर हीं बुद्धि व आत्मा हीं उभयही सूक्ष्मच तच्चे करून बुद्धि हें गणाचं कारण आहे, असें अहोत, तथापि त्यांत मोठा फरक आहे, तो ह्याणें चुकीचे आहे. ज्याप्रमाणे रज्जुगत समजून घे. तो भेद असा कीं, यापैकी एक सर्पचं उत्पत्तिकारण रज्जु नसून अज्ञान हें म्हणजे बुद्धि हीं गुण उत्पन्न करिते व आत्मा आहे, त्याचप्रमाणे या गुणांचेही कारण निरातसे करीत नाहीं. शिवाय, बुद्धि व आत्मा लेंव आहे व तें अनिवृचनीय आहे; आणि हीं खरे पाहतां स्वभावतः परस्परांपासून भिन्न सर्वाध्यासाला कारणीभूत असणारे अज्ञान आहेत, तथापि बहुधा एकत्र संयुक्त असतात. ज्याप्रमाणे स्वरूपतः तुच्छ असल्यामुळे केवळ यास दृष्टांत-मासा आणि पाणी हीं जरी कार्यद्वारा अनुभेद आहे,—प्रत्यक्ष अनुभवणे वस्तुतः वेगळी आहेत, तरी बहुधा तीं एक-शक्य नाहीं, त्याचप्रमाणे या गुणकारणाची गोष्ट मेंकांस सोडून नसतात, सयुक्तच असतात.आतां, आहे,—या गुणांचे स्वरूपही परमार्थतः कर्धीच्या बुद्धीचे जे गुण म्हणन सांगितले आहेत त्यांस कोणाला कळत नाहीं. असो; रज्जु सर्पाचे आत्मा कोण आहे याचा ओध नसतो, परंतु अस्तित्वाला ज्या रीतीने कारण होते असें आत्म्याला मात्र गुणांची पुरापूर माहिती ह्याणतां येईल, त्याच रीतीने बुद्धीही गुणों असते; म्हणजे आत्मा हा गुणांचा केवळ त्पर्चीचे कारण आहे; व क्षेत्रज्ञ जो आत्मा तटस्थ द्रष्टा आहे. परंतु हें ध्यानात न तो या गुणांचा केवळ द्रष्टा आहे; आणि येतां मूढ लोक हे आत्मा गुणांचा मिलाफी आत्मा व बुद्धी यांची हीं सांबळ मात्र शांखत आहे असें मानितात. कोणी ह्याणेल कीं, आत्मा आहे. इंद्रिय हीं स्वतः अंयळीं व अजाण हा जर-गुणांचा संबंधी नाहीं, तर हे गुण आहेत, तथापि तीं दिव्याप्रमाणे बुद्धीला साध्य आले तरी कोटून? बुद्धींतून तरी आले असले करितमत; म्हणजे—ज्याप्रमाणे स्वतः द्वीपासले पाहिजेत—तर तसेही नाही. बुद्धी हीं गुणांचे उपा—इत्तुज्ञान मुळीच नसते, परंतु त्वाचे बोहानें

आपणास वस्तुज्ञान होते, त्याचप्रमाणे या इंद्रियाचे साहायेन बुद्धीला ज्ञान होते; व चिदात्मा हा ब्रयस्थ राहून केवळ प्रमात्याचे काम करीत असतो. अर्थात् आत्मा हा बुद्धीपली-कडे आहे हे सिद्ध आहे.

सारांश बुद्धि, आत्मा व इंद्रिये यांचे खेरे खेरे स्वरूप काय आहे तें याप्रमाणे ज्या पुरुषाच्या पूर्णपणे लक्षांत भरले, तो शोक, मोह व मत्सर योवेगाला होऊन केवळ आनंदांत असतो. कोळी ज्याप्रमाणे स्वभावतःच तेतु निर्माण करीत असतो, त्याप्रमाणे बुद्धी ही स्वभावतःच गुण निर्माण करीत असते. हणजे बुद्धि ही कोळ्याचे ठिकाणी मानिल्यास गुण हे तंत्रैचे ठिकाणी समजावे. आतां गुणांसंबंधे देन मर्ते आहेत: कोणी हणातात कीं, मरणात्तरही हे गुण सर्वथा नाश पावत, नाहींत, तर अन्येत सूक्ष्मतेमुळे त्यांचे अस्तित्व आपणास दृश्य होत नाहीं इतकेच. इतर हणातात कीं, ते नाहींतसे शाले हणाजे कायमचेच नष्ट होतात. असो; या प्रकारे केवळ बुद्धीचे विचारानेच हा चेतन आत्मा व अचेतन मन यांची पक्की बनलेली गांठ सोडून मनुष्यानें शोक व संशय यांपासून मुक्त होऊन सुखानें रहावें. ज्याप्रमाणे पोहतां न येणारे अजाण लेक अथांग पाण्यांत पडले असतां क्लेश पावतात, त्याप्रमाणे मोहरूप जलानें भरपूर असलेलेला हा संसाररूप नदींत पडलेल्या लोकां-पैकीं ज्यांना आत्मा व बुद्धि यांचे मिलाफांचे खेरे रूप काय आहे तें ओळखत नाहीं, ते क्लेश पावतात. परंतु जे खेरे ज्ञाते आहेत, व ज्यांना अध्यात्मज्ञान ज्ञानानें धैर्य प्राप्त झाले आहे, असे पुरुष क्लेश न पावता ही संसारनंदी तस्म भरतीरामा जातात; आणि अशांना ज्ञान हीच भरतीरामा नेणारी नौका असते. आहेत असें वाटते. तु नेहमीं आनंदी असून था संसारलवीक्षण अज्ञान जीवांना जो भक्ता कुसा शोक काय सो माहीत नाहीं,

मोठा बाऊ वाटतो, तसा तो विद्वानांना मुलींच वाटत नाहीं. अज्ञांच्या गतींत ज्याप्रमाणे कमजास्तपणा असतो तसा प्रकार ज्ञान्यांच्या गतींत नसतो,—त्यांना पुनरावृत्तिरहित अशी जी गति प्राप्त होते ती एकदाच होते व ती सर्वांना एकसारखीच असते,—तीत भेद नसतो. ज्ञान्यांच्या गतींत फरक कां नसतो असे कोणी लाणेल, तर त्यांचे कारण असे आहे कीं, गतिभेदाला हेतुभूत जो कमेभेद तो त्यांपाशीं नसतो. कारण, असा सिद्धांतच आहे कीं, जो खरा ज्ञानी शाला तो आपले पूर्वकर्म ज्ञानाभीने जाळून याकितो व त्यांचे क्रियमाण किंतुही दोषयुक्त असले तरी ज्ञानामुळे त्याला चिकटत नाहीं. शिवाय, खेरे ज्ञान ज्ञान्यावर द्वैतदृष्टि मावळल्यामुळे असला ज्ञानी स्वतः कोणतेही अप्रिय किंवा निन्द्य कर्म करीत नाहीं, किंवा परक्यालाही दोष देण्याचे पाप तो करीत नाहीं, यामुळे तो उघडच सुटा असतो.

अध्याय दोनशें शायरीवा.

—००—

संपर्गनारदसंवाद.

युधिष्ठिर विचारतोः—पितामह, अतिशय दुःख आणि मृत्यु या देन गोष्टीना सर्व प्रणी नेहमीं भीत असतात; तर या देहोपैकीं आलांस कांहींही होऊन नये, अशी कोहीं युक्त मला सांगा. भीष्म म्हणतातः—युधिष्ठिरा, याविष्यीं नारद आणि समंग या दोषांच्या संवादाचा एक प्राचीन इतिहास उदाहरणार्थ सोगत असतात. (तोच मीतुह्या प्रश्नाचे उत्तर हणन सांगतो.) नारद समंगाला एकदा बोलले—अरे समंग, तु लोकांना नमस्कार करितोस तो साणांग करितास; आणि तोही असा कीं, जण काय तं पोहतो ज्ञान हीच भरतीरामा नेणारी नौका असते. आहेत असें वाटते. तु नेहमीं आनंदी असून था संसारलवीक्षण अज्ञान जीवांना जो भक्ता कुसा शोक काय सो माहीत नाहीं, असे

विसर्ते. तुझे ठिकाणीं यन्किचित् देखील खिन्ता कसतात, त्यांस बुद्धिच येत नाहीं. मूर्ख मनु-मला दिसत नाहीं; आणि तू नित्य समाधानी व व्याला उद्घामपणा असर्णे हाही एक या इंद्रिय-शांत वृत्तीचा असून एखाद्या लहान मुलाप्रमाणे मोहाचा मासला आहे; आणि ह्याणूनच मूर्खाला तुझी वर्तपूक असते; हें कसे ?

इहलोक नाहीं व परलोकही मिळत नाहीं.

संमग्र उत्तर करितोः—हे मानदा, भूत, भविष्य तेव्हां आपण असे लक्षांत डेवावे कीं, दुःख व वर्तमान या तिन्ही काळच्या गोटी, त्यांचे हीं कायमची नाहीत व सुख हेही नेहमीच मर्म आणि त्यांतील तथ्यांश मला माहीत आहे, लाभेल असे नाहीं. या सर्वदा चालू असणाऱ्या म्हणून मी विमना होत नाहीं. पुढे घडणाऱ्या संसाररूपी चिंतेचा मजसारसा ज्ञाता गोटीचा आरंभ व त्यांचा शेवट कसा होणार कर्थीच अंगीकार करीत नाहीं. आवडते मोय हें, व लोकांना त्यांच्या कर्मांची फळे किंवा सुखे यांची मी पर्व करीत नाहीं; अथवा नानाप्रकारची मिळतात हें मला समजते, ह्याणून दुःख येऊन पडले असतां त्याचाही विचार माझे मन अस्वस्थ होत नाहीं. नारदा, हें पहा — करीत बसत नाहीं. योगाने माझ्या चित्ताचे या जगामध्ये अक्षरशून्य, अप्रतिष्ठ (भुटे) पूर्ण समाधान झाले असल्यामुळे दुसऱ्याचे तुस विद्वान्, अंधके, वेडे या लोकांचा जसा योग-पाहून माझे तोंडाला पाणी सुट नाहीं, अथवा क्षेम चालतो, तसाच आमचाही चालतो. ही अप्राप्य लाभावदल मी मनांत मांडे खात बसत सर्व मंडळी आपल्या प्राक्तनांनेच जगतात. देव नाहीं. एकाएकीं अपार संपत्ति मिळाली ह्याणून रोगरहित असतात, हेही प्राक्तनांचे फळ; मला हर्ष होत नाहीं, किंवा सर्वद्वयनाश आणि लोकांत कोणी बलवान् व कोणी दुर्बल शाला ह्याणून मी खेदही करीत नाहीं. कारण, असतात हेही सर्व पूर्विंताचे फळ आहे; व माझी पक्की खातरी शालेली आहे कीं, परलोकी ह्याणूनच तुझी आमच्यासारख्यांस मान देतां. शांति देण्यास समर्थ असे एक शीलच काय ते हजारे रुपयांच्या मालकांचे या जगांत चालते, आहे; बाकी बांधव, वित, कुलीनता, विद्वत्ता, तसेच शेकडों रुपयांच्या मालकांचेही चालते; मंत्रविद्या, किंवा वीर्य यांपैकी एकही दुःखावरे, नुसत्या भाजीपाल्यावरही गरीब लोक कसे-पासून रक्षण करून शांति देऊ शकत नाहीं. वसे दिवस कंठतात हेही आपण पाहतोच; ज्याचे चित्त योगांत गढले नाहीं, त्याला खरे तसेच आशीही ढकलतो. नारदा, आशांला ज्ञान प्राप्त होत नाहीं. तसेच, योगसाधनाकोणत्याही गोटीपासून दुःख होत नाहीं; वाचून खरे सुखही लाभत नाहीं. सुख क्षेणते तेव्हां आशांला धर्म अथवा कर्म यांच्यापासून ह्याणून विचारशील तर सहिष्णुता व दुःखाविषयी लाभ काय होणार ? सुख व दुःख हीं कायमची उपेक्षाबुद्धि हींच सुखाची लक्षणे होत. कारण, नसतात, त्यांना शेवट असते हें आशांस माहीत आपल्यास ब्हावे ते घडून आले ह्याणजे मनुष्यास आहे; म्हणूनच दुःखामुळे आशी काहून जात आनंद होतो, अत्यानंद मनुष्यास उन्नाद उत्पन्न नाहीं. ज्या गोटीमुळे मनुष्यास प्राज्ञ म्हण- करितो, व उन्मत्तपणांने मनुष्य शेवटी नर-तात, त्याच्या प्रज्ञेचे मूळ ह्याणजे ज्ञानेद्वियांचे कास जातो; ह्याणून या परंपरेचा मीं त्याग केला निर्मोहत्व होय. आपणांस दुःख होते ह्याणजे आहे. शोक, भय, उन्मत्तपणा, किंवा मोह व आपली इंद्रियेच फसतात, किंवा त्यांना दुःख तजजन्य सुखदुःख यांपैकी काहीही मला स्वतःला होते; आणि ज्यांची ज्ञानेद्विये अशा तहेने होत नाहीं, असेच मी मारितो. मासे शरीर

हालचाल करीत आहे, त्या अर्थी या सुखदुःखांचा साक्षात्कार मला आहे, परंतु मी या गोटीकडे केवळ एखाद्या स्वेच्छा पाहणाऱ्या प्रेक्षकाप्रमाणे झाणजे साक्षीप्रमाणे पाहतो. (स्वतः या भावांनी विकार पावत नाही.) अर्थ, कामत्याचप्रमाणे तृष्णा व मोह यांचा त्याग केल्या मुळे मी शोकरहित व निश्चित होऊन या पृथ्वीतलावर स्वच्छंद फिरत असतो. अमृतपान केलेल्या मनुष्यप्रमाणे इहपर अशा उभय पहावे तो त्यांत ज्ञानाचे महत्त्व गाइले आहे, लोकीही मी निर्भय आहे; आणि याचमुळे मला मृत्यु, अधर्म, लोभ इत्यादिकांपासून कसें तें करावें तर त्याच शास्त्रांत कर्मचेंही सारखेच भय वाटत नाही. हे नारदा, मीं जेव्हां अढळ व तीव असें मोठें तप केले, तेव्हांच मला हें हेते. बरे, कर्मात तरी निश्चयांने अमुकच कर्म करावें हें निवडणे मोठे मारामारीचे होते. कारण, शास्त्रांत निरनिराळ्या व प्रसंगी परस्परविरोधी अशा कर्मची सारखीच प्रशंसा गाईली आहे. यामुळे करावें कोणते, न करावें कोणते, याविषयी मन बुकव्यांत पडते. याकरितां आपण याचा उलगडा सांगावा. भगवन्, हा करू शकत नाही.

अध्याय दोनशें सत्यायर्थीवा.

—:::—

गालवनारदसंवाद.

धर्मराज विचारितो:—हे पिनामह, ज्या जे निरनिराळे आश्रम लावून दिले आहेत त्यांपुरुषाला शास्त्राचे ज्ञान नसून जो सर्वदा मध्ये निरनिराळे आचार दाखविले असून प्रत्येकांसंशयांतर राहतो, व आत्मतारणाकरितां ज्यांने संबंधे हा चांगला, हा चांगला, असें स्फृण शमदमादि साधनांविषयी यन्न कला नाही, त्यांचा स्वीकार करण्याविषयी बोध केला आह. अशाचे कल्याण कसें व्हावें तें मला सांगा. शास्त्राप्रमाणे चालण्यात आम्हांस आनंद वाटत

भीम सांगतात:—वत्सा युधिष्ठिरा, गुरु-असून आम्ही आमचे शास्त्रावर संतुष्ट आहों. पूजा, सदैव वृद्घोपासना आणि शास्त्रश्रवण हे परंतु शास्त्राशास्त्रांतर भिन्न मार्ग दाखविले असल्या पुरुषाला अढळ कल्याणाचे मार्ग आहेत. असल्यामुळे, कोणता मार्ग स्वीकारल्याने खरे याविषयी देवर्षी नारद व गालव यांचा पूर्व-कल्याण होईल हें आम्हांस कळेनासे झाले काळी घडलेला एक इतिहास उदाहरणार्थ आहे. बरे, शास्त्र तरी प्रकृच असावयाचे होते, सांगत असतात. तो असा—

एकदा, स्वकल्याणाची इच्छा करणाऱ्या जितेद्विद्य गाळवानें—मोह व अम यांनी रहित, शास्त्रांनी या श्रेयाविषयी भिन्न मते देऊन ज्ञानतुष्ट आपि यतात्मा अशा ब्रह्मविनार-ठेविलीं असल्यामुळे खरे श्रेय कोणते तें मोठे गूढ दास प्रश्न केला कीं, 'मुने, ज्या काहीं शाध्य होऊन बसले आहे; आणि यामुळे, आमचे

खरे कल्याण कशांत आहे या कामीं माझेच चिन्ह नानाशंकाकुल होऊन गेले आहे व म्हणूनच मी आपलेकडे आले आहें. तरी आपण कृपा करून या गूढाचा निर्णय मला सांगा.

नारद म्हणाले:—गालवा, शास्त्राचे भिन्न-संकल्पानुरूप शास्त्रानें चार आश्रम संकेतिन केले आहेत. ते अर्थातीच एकमेकांपासून भिन्न आहेत. याकरितां योग्य गुरुपासून त्यांची प्रथम समजूत घेऊन नंतर त्यांचा तू आपले मनाशींच नीट उलगडा कर. कारण, बाब्य दृष्टीनें पाहिल्यास तुला असे आढळेल कीं, या भिन्न आश्रमांत आपआपल्या प्रकारे एकाच म्हणजे आत्मज्ञानाचे प्राप्तिसाठीच उपकारक म्हणून जे आचार सांगितले आहेत, ते पर स्परांपासून फारच भिन्न आहेत; नव्हे—पर-स्परांशी अत्यंत विरुद्धाही आहेत; आणि यामुळे, या कामीं जे वरवर विचार करणारे आहेत, अशांना या भिन्न आश्रमांचा खराखरा निभ्रांत उद्देश कोणता आहे हे स्पष्ट समजत नाही; व त्यामुळे ते भिन्नाचार कर्त्त्याला आत्मतच्चाची प्राप्ति करून देतील असे निश्चयाने आपणांस क्षणवत नाही. बरे, दुसरे कोणी मूळम दृष्टि प्राप्त झालेले लोक आहेत, त्यांना या वरवर विरोधी दिसणाऱ्या आचारांचे पोटांत असलेले सत्य नेटकेंच सरळ दिसते व त्यावरून हे सर्वही भिन्न आचार फलप्राप्तीचे कामीं अविरोधीच आहेत असे ते समजतात. अशांचे दृष्टीने पाहतां, ज्या त्याग या गोष्ठी कल्याणेच्छूने दाळाव्या. लोकांची निःसंशय असून ज्या प्राण्याला निःश्रेयस-प्राप्ति खर्चीत करून देतील, अशा कांहीं या इच्छा निःसंशय असून ज्या प्राण्याला निःश्रेयस-प्राप्ति खर्चीत करून देतील, अशा कांहीं या इच्छा करून नये; तर केवळ आपले आचारांहून भिन्न गोष्ठी आहेत. त्या अशा या विचारशील पुरुषांचे मताप्रमाणे मित्रावर उदयास यावे. जे गुणहीन लोक असतात, उपकार करणे, शब्दाचा निग्रह करणे आणि धर्म, अशांची बहुधा रीत म्हटली म्हणजे जों जों अर्थ व क्रम या त्रिवर्गाचा संग्रह करणे या गोष्ठी कल्याणकारक आहेत. पापकर्मापासून न चातिस्वप्रभाशीकृत्य जाप्रतो नैव चार्जन। (गीता.)

दूर राहणे, सर्वदा पुण्यकारक गोष्ठी करणे, व भल्याचे संगर्तीत राहून सदाचरण करणे या गोष्ठी निःसंशय कल्याणकारक होत. भूतमात्राचे डिकार्णी मार्दव (दयाभूतपणा) व व्यवहारांत सरळपणा आणि कोणाशींही गोड वाणीने बोलणे या गोष्ठी निश्चयाने कल्याणकारक आहेत. देवता, पितर व अतिथि यांना त्यांचे भाग देणे व नोंकर-चाकरांस न वगळतां कोणताही भोग भोगणे या गोष्ठी खर्चीत कल्याणकारक आहेत. सत्य माषण करणे हे निश्चयाने कल्याणकारक आहे, परंतु सत्याचे निभ्रांत ज्ञान होणे हेच फार अवघड आहे. याकरितां माझे असे खणणे आहे कीं, ज्यांत प्राणिमात्रांचे अत्यंत हित असेल तेच सत्य असे समजावे. अहंकार सोडून देणे, प्रमाद होऊन न देणे, संतुष्ट वृत्तीने असणे व एकांतवास करणे या गोष्ठी अतिशय कल्याणकारक हस्तल्या आहेत. धर्मप्रमाणे वेदवेदांताचे अध्ययन करणे व ज्ञानाच्या गोष्ठी समजून घेण्याविषयींची उत्कंठा बाळगणे या गोष्ठी निखालस श्रेयस्कर आहेत. ज्याला ह्याणून आपले कल्याणाची इच्छा आहे, त्याने शन्द, स्पर्श, रस, रूप व गंध हे जे पंचेद्रियांचे विषय आहेत यांचे कोणत्याही संबंधाने अतिरिक्त होइल असे सेवन करून नये. रात्रीं भटकणे, दिवसास निजणे, आळस, चहाडी, मस्ती व आहारादिकांचे अतिशय सेवन किंवा मुर्ढीचे अंगचे गुणांचे बळांने समाजावर वरचढ करून १ नात्यभत्तस्तु योगोऽस्ति न चैकांतमनन्ततः।

त्यांचे स्वतःचे ठायीं गुणांचा अभाव असेल तो करितां किंवा अन्यायानें प्रश्न केला असतांही तों ते स्वतःस अधिकाधिकच प्रतिष्ठित असें उत्तर देऊ नये; तर आपणास त्या गोष्टीचिं समजून खन्या गुणी जनांवर दोषारोपणाचा ज्ञान असूनही त्यानें अजाणत्याप्रमाणे गप्प सपाया चालवितात; आणि अशा अहंमन्यांस बसावे. जे धार्मिक, भले, उदार व स्वधर्मनिष्ठ कोणी झाडणारा भेटला नाहीं म्हणजे ते आप-असतील अशांचा सहवास मिळण्याची इच्छा ल्याच कलनेने आपल्या लायकीचे माप करून करावी. ज्याला खन्या कल्याणाची इच्छा असेल चढून जातात; व खरे खरे जे गुणी जन अस-अशाने-जेथें चारही वर्णाचा गोंधळ चालला तील अशाहून आपण वरचढ आहों असें आहे अशा डिकाणी काहीं शाले तरी राहू हून नये. मानून राहतात! पण जो खरा गुणी व शहाणा कारण, सहवासाचा परिणाम मोठा कठीण आहे, तो दुसऱ्याची निंदा किंवा आपली स्तुति आहे. कोणी मनुष्य दैवाने मिळेल त्यावर न करूनच मोठे कीर्तीस चढतो. पुष्पांचा शुद्ध संतुष्ट राहून कोणत्याही बन्या-वाईट खटपटीत सुंगंध हा वाचाळपणा न करूनच सर्वत्र पसरतो. पडावयाचे नाहीं अशा निश्चयाने जरी असला, त्याचप्रमाणे, निर्मल भास्कर हा न बोलतांच तरी तो जर पुण्यवानांच्या नुसत्या संगतीत आकाशांत प्रकाशत राहतो. याचप्रमाणे, खरे राहील तर तेवढ्यानेच त्याला निर्मल असें पुण्य शहाणे आहेत ते आपले बुद्धीने पूर्वोक्त दोषांची प्राप्त होईल; आणि तोच पातळ्यांच्या संगतीत निवड करून त्यांचा त्याग करितात व आपले राहील तर तेवढ्यानेच त्याला पापप्राप्ति होईल. गुणांची टिमकी न वाजवितां मौन धरूनच ज्याप्रमाणे जल, असि किंवा चंद्रकिरण यांचा आपले कीर्तीने सर्व लोकांत झळकत राहतात. स्पर्श स्वतःला जाणविल्याशिवाय रहातच नाहीं, बाबरे, मूर्ख जो आहे त्यांने आपली त्याप्रमाणे माझे मर्ते पाप किंवा पुण्य यांचा आपण प्रशंसा केली ह्याणून तो लोकांत तेजास संपर्क स्वतःला जाणविल्याशिवाय रहातच नाहीं. चढत नाहीं. वरे, जो खरा खरा विद्वान् आहे जे लोक हा पदार्थ गोड आहे, हा खारट आहे, त्याला तुळी एखाया बिळांत कोऱ्डुन ठेविले या प्रकारे प्रत्येक पदार्थांच्या चवी पहात न तरी त्याचा प्रकाश झळकण्यास रहात नाहीं. बसतां पुढे येईल त्या अन्नाचा देवता, अतिथि वायफळ बोलणे कितीही जोराने बोलले तरी वैरेस भाग देऊन केवळ कशी तरी पोटाची ते ताळाळ मंद पडते; तेच चांगले बोलणे खळगी भरली पाहिजे एवढ्याच बुद्धीने रेषात्र हळू स्वरानें बोलले असले तरी लोकांत झळकत भक्षण करितात, (ते संसारांतून सुटात.) राहतें. सूर्य ज्याप्रमाणे सूर्यकांताचे द्वाराने परंतु जे चवाढवांनी निरनिराळे पदार्थ खात आपले दाहकत्व प्रकट करितो, त्याचप्रमाणे सुटात, असले लोक विषयप्रश्नांत गुरुफटले च मूर्ख व गर्विष्ठ लोक भाराभर वायफळ बडबड असे समजावे. (अशांचे कपाळचा संसारभ्रम करण्याने आपला अंतर्भूत पोकळपणा मात्र उघड चुक्कणे नाहीं.) जेथें विद्यार्थी आपणास प्रमाण-करितात. याकरितां शहाणे लोक शब्दाचे शुद्ध आत्मज्ञान व्हावें अशी इच्छा मात्र करि-नाहीं न लागतां नानाप्रकारे खरे ज्ञानाचा तात, परंतु त्यासंबंधाने गुरुस आदरपूर्वक प्रश्न शोध करीत सुटात; व माझे मर्ते प्राणिमात्राला करीत नाहीत, व असे असूनही गुरु त्यांस ज्ञानलाभाइतका दुसरा उत्तम लाभ नाहीं. जो ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सापत सुटो, असे खरा शहाणा आहे अशाने कोणी प्रश्न न डिकाण आत्मवंताने सोडावे. परंतु शिष्य व

मुहूर्याचें वर्तन जेथे परस्परांविषयीं सशास्त्र अखंड चालू असतील अशा ठिकाणीं भागेपूढे व समाधानकारक असेल, असले स्थान सोड- कांहीं न पाहतून खुशाल वास करावा. ज्या एयचें कोणास कारण पडणार ? (कोणीही सोडून नये.) त्याचेच उलट-ज्या विद्वानाला म्हणून आपला बोज रहावा अशी इच्छा भरंगल कामे करणे प्राप्त येते असल्या देशाचा असेल, त्यानें, ज्या ठिकाणीं विद्वानाचे अंगी ज्या ठिकाणचे लोक त्यांजपाशी आपण याच्चा नसलेल्या दोषांचे वृद्धा उद्घाटन चालले केली नसतांही मोठचा प्रेमाने आपल्या गरजा असेल, भशा ठिकाणीं राहून नये. ज्या ठिकाणीं लोभी लोकांनी लोभामुळे बहुतेक धर्मबंधने प्रावितात, अशा स्थळीं आत्मनिष्ठाने कृतकृत्य उच्चिज्ञप्रय करून याकिलीं आहेत असे सत्यल ह्याणजे पेटलेल्या वस्त्राच्या पदराप्रमाणे किंवा विनीत पुरुषांचा सत्कार मनूष्य सोडणार नाहीं ? (प्रत्येक सुजाने केला जातो, अशा ठिकाणीं पुण्यशील साधूचे सोडावे.) जेथे निर्भत्सर वृत्तीने राहून निर्भय- त्यांत उन्मत्त लोकांना दंड केला जातो व सत्पुरुषांचा किंवा विनीत पुरुषांचा सत्कार अनर्धकारक होत. असले स्थल कोणता सुज मनूष्य सोडणार नाहीं ? (प्रत्येक सुजाने केला जातो, अशा ठिकाणीं पुण्यशील साधूचे तगतीत खुशाल रहावे. ज्या देशांत आत्मनिष्ठाने लोकांवर क्रोध करणारे, भव्यांशी दुष्टपणाने वाग- गरे, उद्घट व लोभाविष अशा लोकाना दांडगें शासन केले जाते, अशा ठिकाणीं रहावे, जेथील राजाला सर्व इच्छित वस्तु प्राप्त असतां ही तो निष्काम बुद्धीने वागतो व आपण अखंड धर्मरत असून धमानेच प्रजांचे पालन करितो, त्या देशांत बेवडक वसति करावी. शीलवान् राजे असले ह्याणजे ते आपले देशां- ठिकाण तर सर्पयुक्त गहाप्रमाणे तात्काळ तील रहिवाशापैकीं कोणावर विपरीत काळ सोडून दूर जावे. जे कर्म पूऱ्य खाडेला खिळल्या- आला असतां तात्काळ त्याच कल्याण करिवर आपले मनास जाळीत राहील असे तात, किंवा कोणाचेही बरे करण्याची संविदिसेल, त्याचा खन्या कल्याणेच्युने प्रथमपासू आल्यास ती तात्काळ साधून त्याचे बरे करिन्य अद्वेर करावा. जेथे राजा व त्याचे अधिकारी तात. बाबरे, तू मला प्रश्न केलास त्या अर्थी यांचे अधिकारात कांहीच अंतर दिसून येत नाहीं, मी तुला या प्रकारे कल्याणाचा मार्ग सांगतला. बाकी, आत्मकल्याणाच्या यावत् गोष्टी परिवाराची पर्वी म करितां आपलेच पोक्यावर तूप सविस्तर सांगणे शक्य नाही, तथापि प्राणिमात्राचे हितावर लक्ष्य ठेवून जो कोणी आपला चारितार्थ चालवील, अशाला अहिंसादि धर्माचे राहून याजन व अध्यापन यात युक्त असतां वालनाने तपःसंवद्य होऊन अल्यत कल्याण प्राप्त होईल.

अध्याय दोनशें अद्यायर्थीवा.

—००—

सगर व अरिष्टनेमि त्याचा संबाद.

धर्मराजा विचारतोः—पितामह, (आपण अहिंसादिकर्त्त्वे वर्णन केले तें खरे आहे. परंतु आहां राजांना तें कसें साधावें? यास्तव मी आपणांस असें पुसतों कीं,) आमच्यासारख्या वागवून य कोणत्या गोईंवर अखंड लक्ष ठेवून वागावें, हणजे विषयसंगरूपी पाशांतून आही मुक्त होऊं, हें मला सांगा.

भीष्म उत्तर करितातः—हे धर्मी, पूर्वी सोडावें व सर्वांत उच्चतम असें जें साध्य त्यावर अनुसंधान ठेवावें, किंवा—पुत्र क्षाला असो त्यांनी त्याचें जें उत्तर दिलेले आहे, तोच वा नसो, रीतीप्रमाणे इंद्रियांकदून इंद्रियांचे पुरातन इतिहास या कांहीं मी तुला सांगतो.

सगर ह्याला:—ब्रह्मन्, इहलोकीं कोणती पुरे करून मोकळे व्हावें व मग यथेच्छ उत्तम गोष्ट केल्यानें मनुष्याला सुख प्राप्त होऊन तो शोक व क्षोभ यांच्या तडाक्यांतून सुट्टो, तें समजावें अशी माझी इच्छा आहे.

सर्व शास्त्रवेच्यांत वरिष्ठ अशा त्या ताह्यं-कुलोत्पन्न अरिष्टनेमीला याप्रमाण प्रभ केला असतां, सर्वांत उक्कट संपत्ति कोणती तें पूर्णपूर्णे तोच अधिक विस्तारून पुनः सांगतों तो एक. ध्यानांत आणन त्यानें असें योग्य माषणकेले.

तो ह्याला:—वावारे, खरे सुख द्याणजे निर्भय होऊन सुखानें फिरतात; उलट पक्षीं—माक्षसुख होय. पुत्र, पशु, धन, धान्य याचे जे कोणी विषयासक असतात ते नाश पाव-व्यवसायांत जो गढून गेला आहे अशा मूढाला तात, ही गोष्ट निब्रांत आहे. यास उंवाहरण—हें सुख प्राप्त होत नाहीं. कारण, स्नेहाच्या जे किडे किंवा ज्या मुंग्या आपले निर्वाहासाठीं पाशांत सांपडल्यामुळे जो मूढ क्षाला व ज्याची धान्यसंचय करण्याचे भरीस पडतात, त्या त्या बुद्धि या पदार्थाचे ठिकाणी आसक्त क्षाल्या-योगानेच मरण पावतात. सारांश, या लोकांत मुळे ज्याचे मनाला शांति करी ती उरली जे असक्त ते सुखी व जे संसक्त ते दुःखी नाही, अशाला मोक्षाची कल्पनाच येत नाही. किंवा नासके असें समजावें. आपणास मोक्ष आतां, सगरा, स्नेहसंबंधाप्रसून कक्षकसे पाश मिळावा अशी ज्याची खरी इच्छा असेल, प्राप्त होतात तें मी तुला सांगतो. तूं आपले त्यानें ‘मी नसलों तर यांचे कसें होईल?’ कान माण्यांत ठेवून—स्फृते लक्षपूर्वक कान अशा प्रकारची आपल्या आपस्वर्कीयांविषयी देऊन ऐक. हांचे वर्णन मुशालाच रुचणारे दिता मुळांच करू नये. कारण, खरे पाहतां

आहे. बरे, योग्य कालीं पुत्र उत्पन्न करून ते यौवनांत येतांच त्यांचा वि वाह करून त्यांसं संसारांत बसवून दे आणि पुढे ते आपला (सहकुटुंब) निर्वाह करण्यास समर्थ क्षाले आहेत असें लक्षांत येतांच त्यांचे पाशांतून मोकळा होऊन तुम्हे सुखास पडेल तसा फिरत जा किंवा रहात जा. भार्येचे प्रथम लालन करावें; आणि पुढे तिला पुत्र होऊन तिचे साधारण पोक्त वय शाले आहे व तिचे प्रेम मुलांबाळांकडे गुंतले आहे असें दिसतांच योग्य समय पाहून तिला

जंतु हा आपले आपण उत्तन होते, आपापले कर्माची (रोगादि) कळें भोगवीच आपले आपणच वाढतो, आणि सुख, दुःख लागतात. हें जर तू धडवडीत पहातोस, तर किंवा मृत्यु हीं आपले गुणांनीच भोगिनो या गोष्टीवरून बोध घेऊन तू खरें स्वादित कोणालाही अन्नवस्त्र हें आईचापांचे संवित करून ध्यावेस हें शहाणपण आहे. एकंदरीत द्रव्यांतून किंवा स्वार्जितांतून मिळणेहें त्याच्या या माझ्या बोलण्यावरून—या लोकीं कोणी पूर्वकर्माचा जसा संबंध असेल तसें होते. कोणाचा नव्हे ही गोष्ट निश्चित समजून कारण, या लोकांत कर्म केले असल्यावांचून घेऊन तू आपले अंतःकरण मोक्षासीकडे लाव. कोणतेच कांहीं प्राप्त होत नाहीं. आपणास यांचीरीज आपणांकी कांहीं गोष्टी तुला सांगतो, या लोकीं जेवढे प्राणी दिसत आहेत त्या त्या ऐकून घे.

सर्वांच्या पोशाण्याची आगाऊ तजवीज

मुक्तलक्षणे.

विधात्यानेच त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार ज्या पुरुषांने या लोकांच क्षुधा, तृष्णा लावून ठेविलेली असते; आणि ते सर्व प्राणी इत्यादि प्राणवर्यं व क्रोध, लोभ, व मोह हे या भूतलावर आपापल्या कर्मप्रमाणेच इत- मनोविकार आपले तात्प्रांत ठेविले, तो खरा स्ततः संचार करीत असतात; व त्या देण्ठीं सन्त्युक्त हाऊन मुक्तच ज्ञाला असें समजावें. त्यांचे पूर्वकर्मच त्यांना सुरक्षित ठेवीत असते. जो पुरुष यत, मध्यपान, स्थिता व मृगया या बाबरे, तू स्वतःच जर निवळ मारीचा गोळा, चार व्यसनांत फसून पडत नाहीं, तो सदा परतंत्र व कज्चा आहेस, तर स्वजनानेपैष- मुक्तच आहे असें समजावें. आला तो दिवस आणि णाची किंवा रक्षणाची चिंता बाळगण्याचें तुला आली ती रात्र जेवावें लागतें ही गोष्ट पाहून प्रश्नोजन काय? (हें वेडपण नव्हे काय?) अरे, ज्या पुरुषाला मोठे दुःख हेतों, त्या पुरुषाची तू आपली शिक्षत तडकड करीत असतांही विषयोपभोगांविषयां खरी दोषबुद्धि ठसली असें मृत्यु जर तुझे आनाला तुसे देखत द्यावें. जो पुरुष सर्वदा विवेकयुक्त राहून शडप घालन ठार करितो, तर ही गोष्ट पाहून असें ध्यानांत धरितो कीं, मीं स्वभावतः मुक्त तू स्वतःविषयीं जागें घ्यावेस हें बरें नव्हे असूनही या स्वीरंगामुळे मला पुनः पुनः जन्माचे काय? कारण, समज—तू आपले स्वजनाचे केरे भोगावे लागतात, तो मुक्तच समजावा. भरणाचा (रक्षणाचा) भार आपले अंगावर ज्याला लाणून इहलोकीं प्राणिमात्राची उत्पत्ति, पेतलास, तथापि तुशी कामगिरी पुरी होण्या- नारा व त्याचे व्यापार यांतील खरें इंगित पूर्वीच व तो स्वजन जिवंत असतांनाही त्याला कळून आलें, तो मुक्तच ज्ञावा, हजारों-मार्गे ठेवून तू मरणार नाहीस कशावरून? नव्ह-होटों गाडे धान्य ज्याचे पुढे पडले दुसरी गोष्ट—तुझे समक्ष एखादा तुझा स्वजन असतांही जो केवळ निर्वाहाला लागणाऱ्या मृत्यु पावला, तर मरणोच्चर तो कोणत्या मापदेभर धान्याचीच अपेक्षा करितो, व ज्याला अवस्थेत आहे-सुखी आहे किंवा दुःखी मोठा राजवाडा रहावयास दिला असतांही आहे-हें कांहीं तला कळेल काय? नाहीं! एक खाट टेवण्याइतकीच जागा जो पुरेशी मग या गोष्टीवरूनच स्वतःबदल शहाणा हो. समजतो, तो मुक्तच समजावा. ज्याचे ध्यानांत तू जिवंत अस किंवा मृत हो, दोन्ही अव- अमे वागते कीं, हें सर्व जग मृत्युने पछाड-स्थात—तुझे जे पुत्रादि स्वजन असतात स्यांना छिलें, व्याधींनीं पीडिलेले व पेटास नसरण्यामुळे

रोडावलेले असें आहे, तो मुक्तच समजावा. मोठेमोठे देव, व मोठेमोठे असुर हेही परलोकीं याप्रमाणे हे जग मृत्यु, व्याधि व अक्षमाव गेले हें जो मनांत धरितो, तो सुटतो. निरयांनी पीडित आहे असे जो स्पष्ट ओळखनो, निराक्ष्या प्रापारच्या अद्वा सामर्थ्यांनी युक्त्यालाच संतोष प्राप होतो;—जो हें ओळ असे सहस्रविराजे या पृथग्विवर होते, परंतु खीत नाहीं तो त्याचे भरीं भरून तोंडवरी लांताही ही पृथग्वी सोडन जावे लागे, हें पटनो, जो अल्पांत संतुट असतो, तोही या जाणतो तो सद्गो. या जगांत द्रव्याची टंचाई लोकीं मुक्तांतच गणावा. जो हें सर्वे जग उझी आहे, क्लेशी रेटचेल आहे व कुटुंबरण प्रोमात्मक मृणजे भेका व भोग या दोन मृठांते तर ते कष्टार्थ आहे हें जो ओळखरूपाचेच आहे असे पाहनो, व ज्याला मायकृत खतो, तो सद्गो. इतर लोक किंवा आपलीं जे सुखदुःखादि निथ्या विकार त्यांची जाग्रत्यक्ष पंडिती पारे ही आपले मनाप्रमाणे वागन होत नाहीं, तो मुक्तच समजावा. उजाळा छार नाहीं हें उजाच्या वारंवार मनांवतें, अशाची पलंगवर लोळांये किंवा साधा मुईर पटण पोक्ष विषयी इडवुद्विकी वरं हेणार नाहीं! तसेच शाल्योदन झोडणे किंवा कदक्ष खाणे रास्त्यावे अवलोकनाने व जगाचे अनुभव ने हीं सारखीच वाढत, तो मुक्तच समजावा. जाणा होऊन जो मनुष्यांचा हा सर्व व्यवहार ज्याला तागाचे वस्त्र, गवताचे दस्त, रेशमी व्यर्य आहे असे समजतो, तो सर्वथा मुक्तच वस्त्र, झाडांच्या साली, लोकरीचे कांवटे, आहे. अपो; माझे हें सर्व संगणे ध्यानीं किंवा बक्क्याचे कातडे या सर्व परियानाचे शगवन तं आपली बुद्धि अक्षेप कर, व मग महत्व सारखेच वाढतें, तो मुक्तच समजावा. हें उठालै तर गृहस्थाश्रमात रहा, किंवा पोक्ष-जग मृणजे पंचमहाभूतांच्या संयोगाचे फल त्रयांत (सन्देशासांत) रहा, तात्पर्य एकच ! आहे असे जो जाणतो, व जाणन त्या नाव्या-युधिष्ठिर, अरिष्ठेमीचे हें सर्व बोलणे नेंव या जगारीं वागतो, तो मुक्तच सम-सक्षयूक्त पंक्त घेऊन, तो पश्चीपति सगर जावा. ज्याला सुख व दुःख, लाभ व हानि, जय व नजा आपले ठिकाणी मोक्षोपयोगीं गुणांचा संघर अपजय, प्रेम व द्वृष्ट, भय व उद्देश, हीं सारखीच फूरू राजथमप्रमाणे प्रजाशालन करीत राहिला. आहेत, तो सर्वथा मक्तच होय, हें रारीर क्षणजे

रक्षसूत्रमलादि दोपांवे भांडार व अनेक अनर्थांनी अध्याय दोनरो एकुणव्यदावा.

युक्त आहे, असे जो लेखितो, तो मुक्त होनो।

—::—

या शरीराला वार्धक्यामर्के सुरक्त्या पटणे,

शुक्रचारितकथन.

केस पिकणे, रोडपणा किंवा फिक्पणा येणे, युधिष्ठिर मृणाला:-पितामह, बहुन दिवांग-व त्याची धनुकली हाणेहे विकार प्राप होतात, सामन माझे मनाला एक आर्थ्य वाटून राहिले हें जो ध्यानांत वागवितो, तो सुटतो. पुहय आहे, व त्याचा उलगडा आपणांपासून एकन तास्थियांत कितीही वीर्यवान् असला तरी काल-जावा, अशी इच्छा आहे. तें आश्रय हे की, गतीनं त्याचे पौरुष लटके पटतें, दृष्टि मंडळाला लोकांत कवि अशी संज्ञा आहे; असा वते, कान बहिरे होतात, व अंगांतील उमेद जो हा महवद्विमान दंतविं उशना, तो सदा छिली पडते, हें जो ध्यानीं वागवितो, तो माझे तों असुरांवे कल्याण व देवांचे अकल्याण मुक्त होतो. या लोकांतून मोठेमोठे ऋषी, कर्णांत गुंतलेला आढळतो; असे कां ? हे

दानव सदासर्वदा देवांशीं वेर चांधून अमनात ते तर तुला माहीतच आहे. पृका काली; सिद्ध असे जे अभिवलशाली दानव, त्याचे तेजाळा योगी जा हा महामुनि उशना तो त्या कुवेराचे या देवर्षीने आणखी भर कां घालावी? तसेच, शरीरांत शिरला व आपले योगबलाने त्याला या देवतुल्य तेजस्वी उगाना मुनीला शुक्र लागजे जखडून टेवून त्याचे सर्व द्रव्य हरण करून रेतक्या असें नांव को पडले? त्याप्रमाणेच तो चालता झाला. याप्रमाणे सर्व द्रव्य नाहींसे इतक्या वैभवाला कसा चढलाई पितामह, हें सर्व शालयाकुळे कुवेराला ऐन पडेना, तेव्हां दुःखाने मला सांगा. तसेच, हा इत ना मोठा तेजस्वी व संतापाने तो महादेवाकडे आला; आणि असून याचा वसिट दिक्षाप्रवाणे आगैशांत भ्रामते जस्वी, शांत, बहुरूपी, शबूला रडविसंचार कां नाही, हें सर्व मला पूर्णपणे समजाव गारा व सर्व देवांत ऐठ जो शिव त्याला अशी माझी इच्छा आहे.

म्हणाला की, ‘योगपटु व मदातपस्वी उशना

र्णा म्हणाऱ्य:—गजा, या सर्वाचे मुनीने आपल्या योगशक्तीने माझे उक्काणी प्रवेश सविस्तर उत्तर लक्ष्यपूर्वक पेक. मी यांतर्वये फिरून मला जखडून टेविले आणि माझे सर्व पूर्वींचे काळीं पेकले आठे तं तसेच तुदा द्रव्य हरण करून तो चालता झाला! यथामति सांगांचे हा भूग्रकुणेतत्र मदामान्य. राजा, कुवेराचे तं वचन काळीं पडतांच, व दृढवती महामुनि जा देवांच्या वाईवार तो महायोगी महेश्वर संतापाने डोळे लाल करून असतो, त्याला तसेच संखेल कारण झातांत आपला त्रिशूल घेऊन उभा राहिला; झालेले आहे. इंद्र हा जगताचा राजा व यश आणि तें अनि तीव्र आशुव हातीं घेऊन ‘कोंठे रक्षाविगति जो कुवेर तो इंद्राचा कोशाविगति आहे तो? कोंठे आहे तो?’ लक्ष्मीन वांत्वार

विचारां लागला. त्या वेळी शंकराचे मनांतील

१. नीलकंठ या उक्काणो दाणाचात की, सम पूर्तील वसिष्ठादि कळप्रवाणाग शुक्रलाली एक पार्श्व व एक दिव्य अशी दोन रुपे आहेत; पैकी त्याचे पायिव रूपाने त्याला आकाशात जाता येत नाही. पण वसिष्ठादिकांना जागा येत. असे कां असतो; त्याचे रूपाने आकाशात दिव्यरूप माला आहे हें धूशानांत घेऊन तो समर्थ उशना आहे, त्याला आकाशात सनार आहेच आहे. मोऱ्या पंचाइनीत पडला; व आपण येथून तेव्हां त्या रूपासवताने हा भर्मराजाचा प्रभ नव्हे; छुळे दूर जावें, किंवा चालत शंकरापुढेच तर त्याच्या भौम लागजे भूषीकृतीच दुर्लभ रूपांचे जावें, किंवा जागेच जागीच स्थिर असतो, संवधानें आहे असे समजाव.

१. नीलकंठ म्हणा त की, दूरी असुर मंडळ देवांना त्रान देता आणि उत्तर मंडुक्याची आश्रमात जाऊन लपत. त्यामुळे देवांचे काढी चालेना. तेव्हा देव विष्णुचा दरण गेले. त्या वेळी विष्णुने आपल्या तज्ज्ञ प्रभु:। असा प.ठ आहे; व याचा अर्थ ‘तो चक्रानें भूगुपत्नीचे शिर छडिले. ती गोष्ट सनर्थ उशना शंकरांचे जाणे, येणे किंवा स्थिर असुरांनी तिचा पुत्र जो भार्गव म्हणजे शुक्राचार्य राहिण्ये हें सर्व जाणत होता’ असा होतो. परंतु त्यास कळविली. तेव्हांवासून मातृवधामुळे चिह्नन आम्हांस बंगाली पाठ अधिक संमजस वाटला व तो हात धुक्कन देवांचे पाठीस लागला असतो.

१. मुवई प्रवीत-गतिमाणमने वेति स्थाने चैव असा प.ठ आहे; व याचा अर्थ ‘तो चक्रानें भूगुपत्नीचे शिर छडिले. ती गोष्ट सनर्थ उशना शंकरांचे जाणे, येणे किंवा स्थिर असुरांनी तिचा पुत्र जो भार्गव म्हणजे शुक्राचार्य राहिण्ये हें सर्व जाणत होता’ असा होतो. परंतु त्यास कळविली. तेव्हांवासून मातृवधामुळे चिह्नन आम्हांस बंगाली पाठ अधिक संमजस वाटला व

लक्षांतं आणुन तो योगसिद्धि उशना आपले 'तपेवृद्धि नीट शालीना?' म्हणून विचारिले. त्या तीव्रं तपेवृलाने शंकराच्या हातांतील शूलाचे वेळीं त्या वृषभध्वजाने 'तप उचम प्रकारे पूर्णं अग्रांतं शिरून बसला. तेव्हां शंकरांनी त्या शालं, असे उत्तर दिले. इतक्षांतं त्या अचितपःसिद्धि उशनाचे रूप ओळखिले; आणि त्यात्मा, महामति व सत्यधर्मी शंकरांचे असे (हा आपले शूलाचे अग्रावरच येऊन बसला, लक्षांत आले की, आपले तपःकालीं उशना आतां याचेवर शूल मारितां येणे शक्य नाही, हा आपले पोटांतच असल्याने त्या तपाचा हें ध्यानीं आणन) त्या देवेराने तो शूल परिणाम त्याजवर होऊन अनायासे त्याचे आपले हाताने धनुकलीप्रमाणे वांकविला. या तपस्तेज फार वाढले आहे. याप्रमाणे तपाने प्रमाणे त्या उग्रायुध धारण करणाऱ्या अभिनव (पूर्वी कुवेरापासून हिरावलेल्या) धनाने— तेजस्वी समर्थं शंकरांनी तो शूल धनुष्यप्रमाणे दोन्ही प्रकारे गश्वर शाल्यामुळे, हे धर्मराजा, आपले पाणीने (हाताने) नमविला (वांक तो महायोगी उशना सर्व त्रैलोक्यांत बलाढ्य विला) असतां त्या कृतीवस्तुन त्या धनुष्या-डोऊन शब्दकृं लागला. त्या वेळीं पिनाकधारी कृतीला त्यांनी 'पिनाक' अशी संज्ञा दिली. जे योगमूर्ति शंकर त्यांनी ध्यानयोगे आरं- (व तेज्वांपासून पिनाक हें शंकराचे धनुष्य भिला. तेव्हां वायुनिरोधामुळे उशनाचे प्राण असे प्रसिद्ध शाले.) या युक्तीने जेव्हां ते व्याकुल होऊन तो चिंतातुर होऊन पोटांतले शूलाग्रावर बसलेला भार्गव अचानक आपले गोटांत फिरू लागला; व तेथून पडल्या पडमुऱ्यांत आला असेंदा देवश्रेष्ठ उमापतीने पाहिले. त्याच त्या महायोगी त्या उशनाने महातेव्हां त्याने आपले तोंड पसरून त्या उशनास देवाची स्तुति केली व आपणास त्याचे मुऱ्यांत धरून हक्कून तोंडांत गळून गड केले! उदरांतून बाहेर वाट पिण्डाची अशी आपली या प्रकारे तो महात्मा योगी भार्गव महेश्वराचे इच्छा प्रदर्शित केली. तथापि तो बाहेर पड-उदरांत शिरला असतां तेथेच किरत राहिला. याचा प्रथमन करू लागला कीं शंकर तो (अक्षाप्रमाणं जिरून गेला नाही.)

युधिष्ठिर प्रश्न करितोः—महाराज, त्या उशनाने शंकराचे जडरांत राहून, 'हे शत्रु-वृद्धिमान देवदेवेशाचे उदरांत तो उशना जो नर्दना, (आपल्यापुढे) माझे काय चालणार, तेव्हां किरत राहिला तो कां? व पुढे त्या तेजस्वी भ्रापण होऊनच) मजवर क्रापा करा' म्हणून महादेवाने काय केले?

भीमं सांगतातः— उशनाला गिळून गंकरांनी त्याला सांगितले कीं, 'ठीक आहे, तो जेव्हां पोटांत जिरेना, तेव्हां ते तुला वाट पाहिजेच तर माझे रिभावाटे बाहेर महावती शंकर पाण्यांत शिरून तेथेच तप पड.' असे सांगून त्या देवश्रेष्ठ शंकरांनी आपले करीत हजारो—लाखों वर्षेपर्यंत एळाद्या खंगा-शरीरांनील सर्व वाहिन्या बंद करून टाकिल्या. प्रमाणे प्थिर राहिले. मग याप्रमाणे बहुत यामुळे तो उशना मुनि जिकडे जाई तिकडे कालपर्यंत खडतर तप करून त्या मोळ्या त्याला बंदी होऊन, तें जे शिभावे म्हणून द्वार होते डोहांतून शंकर बाहेर आले, त्या वेळी देव-भेदी सांपडेना; व इकडे तर शंकरांचे तपस्तेजाने श्रेष्ठ सनातन ब्रह्मदेव त्यांने समाचारास व कोङमारा शाल्याने तो पोळून जाऊ लागला. येऊन त्यांनी शंकरांना कुरालप्रभ करून रोवटी एकदाचे त्याला तें द्वार सांपडून तो

बाहेर आला. पण तो रिश्वांतून बाहेर पडल्या- नाहीं, तसेच आपला हा अंमृततुल्य बोध पुरे-
मुळ अर्थीत्व त्याला कुऱ्ह कहेत नांव मिळाले. साच होत नाहीं. याकरितां माझे कल्याणाची
शिवाय याच कारणामुळे त्याला आकाश-आणखी काहीं गोष्ट आपणांस दिसत असेल
मध्यांतरगतिही नाहींरी शाली !

यापमाणे शुक्राचार्य आपले उदरांतून बाहेर शुभ कर्म आहे कीं, जे केल्याने मनुष्याला इह-
पडला असतां तो तेजाने केवळ जळतोच आहे लोकींच मरणोच्चर परलोकीही अन्युच्च कल्याणा-
असें पाहून शंकरांना फार कोध चढून ते ची प्राप्ति होईल, तें मला सांगावै.

हातांत शूल उगारून (त्याला मारण्याकरितां) भीष्म म्हणाले:-बाबारे, पूर्वी महायशस्वी
उमे राहिले. त्या वेळीं त्या कुद्द पशुपतीचे देवी राजा जनकाने महात्मा पराशरालाही असाच
पार्वतीनें निवारण केले व देवीच्या या कृत्या- प्रश्न केला होता कीं, ‘प्राणिमात्रास इहपर-
मुळे त्या दिवसापासून उशनाला शंकरार्प- लोकींच श्रेयस्कर असें कशाचे ज्ञान आहे तें
तीचे पुत्राची पद्धती मिळाली.

मला आपण कृपा करून सांगा.’ राजा, त्या
देवी म्हणाली:-हे प्रभो, हा बाह्यण माझा वेळीं तो अखिल धर्मक्रिया जाणणारा परम-
पुत्र शाला आहे, याकरितां आपण याची हिंसा तपस्वी पराशर मुनि जनकराजावर कृपा कर-
करणे अयोग्य आहे. शिवाय, आपल्या प्रत्यक्ष प्याचे बुद्धीने जे बोलला तेच मी तुला सांगतों.
उदरांतून जर हा बाहेर आला आहे, तर त्याला पराशर म्हणाला:-हे राजा, ज्यांनी हातून
मृत्यु प्राप्त होणे उचित नव्हे.

या प्रश्नाचा मन घालून पूर्ण विचार केला आहे
देवीचे हे शब्द ऐकन शंकर संतृष्ट झाले त्याचे असें हाणणे आहे कीं, इहपरत्रीं श्रेय
व हसतच तिला म्हणाले, ‘वरं आहे, तुम्हे दैर्घ्य अशी एकज गोष्ट आहे. ती गोष्ट हाणजे
असें हाणणे आहे तर मी याला मोकळा सोडावो; विहित मार्गानें आचरलेला धर्म होय. या
याने आतां खुगाल वाढेल तिकडे जावे.’ धर्मांहून अधिक श्रेयस्कर अशी दुसरी कोणती-

हे भरतब्रेष्टा, यापमाणे शंकरांनी वारंवार ही गोष्ट नाहीं. हे नृपश्रेष्टा, सम्यक्-धर्मानुष्ठा-
सांगून उशनाला मोकळा सोडावाच तो बुद्धी- नांवे पुरुष स्वर्गलोकीही पूज्य होतो; आणि
मानू कृष्ण त्या वरदात्या शंकराला व देवी देवदधारी जे आहेत त्यांचा सर्व कर्मविधि धर्म-
उमेला प्रणाम करून आपले इष्ट मार्गाने गेला. स्वरूपाचा आहे; व या धर्मात वागणारे जे
युधिष्ठिरा, तू मला प्रश्न केलास त्यापमाणे मीं निरनिराक्षया आश्रमांतील पुरुष आहेत त्यांनी
तुला हें महात्म्या भार्गवाचे चरित्र सांगितले. त्याला अनुसरूनच आपआपलीं कर्म करीत
असेवे. बा जनका, या लोकीं वर्णेदावें जीवि-

अध्याय दोनरों नव्वदावा.

-:::-

पराशरगता.

युधिष्ठिर म्हणाला:-हे महाबाहो वितामह, यांनी, कृष्णादिकांने वैश्यांनी, व रोजमुरा
अमृत किंतीही प्याले तरी जसें पुरेसें होत मार्गानीं मनुष्य आपले प्राणधारण करितात
त्यांनी करावें) असा विधि आहे. परंतु

१ कारण-शुक्र हाणजे पुरुषाचे वीर्य, हे शिशा-
दूनच बाहेर येते.

मिळवून शद्रांनीं जीविका करावी, कर्यग्रहणाने क्षत्रि-
विहित मार्गानीं जीविका करावी, कर्यग्रहणाने क्षत्रि-
विहित शद्रांनीं जीविका करावी. या चार (त्यांनी करावें) असा विधि आहे.

बहुवा मनुष्ये आपभापल्या इच्छेप्रमाणे जीवि- जसा वृक्ष, तरीं पूर्वकर्मपासुनच हीं सुखदुःखे केरे पृथ्यपापात्मक भिन्न भिन्न अनेक मार्ग असे म्हणावै लागते; आणि मनुष्य जर या लोकीं स्वीकारतात; आणि त्यामुळे, पंचत्व ला गेल्या- चांगलीं कर्म करील तर मरणोत्तर त्याला पुढील वर, ज्या प्रकाराने त्यानीं पूर्वी वृत्ति (जीविका) लोकीं सौख्यच होईल.

संपूर्ण दिली असेल त्याचे सास्पर्शप्रमाणे त्याना भिन्न भिन्न गति प्राप्त होतात. पापांना तिर्थक् (पश्चादि) योनि प्राप्त होते; पृथ्यवंतांना सर्वगतास लाभते; समाप्त पापपृथ्याने मनुष्य लोक मिळतो; आणि तत्त्वज्ञानाने जीवांनी पापपृथ्यादा उच्छेदव फेला असेल अशांना मुक्तक चिन्हते. साधारणतः सर्व जंतु जीव एकाग्राते असले, तरीं त्यायामाणे एखाद्या तांडियाच्या भांड्याला सोन्याचा मुलासा केल्यास तें सोनेरी दिसते, सूर्याचा केल्यास होरी दिसते, त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांना आप-आपल्या पूर्वकर्मनुसार निरनिराकरण घटवात. कोणी खाणेल, हे पूर्वकर्म कोठून आले व तें मानण्यार्थे कारण काय? तर-एक तर हे कर्म स्थूल चर्मदीर्घा दिगले नाही म्हणून तें नाहीच असे म्हणणे चुकीचे आहे. कारण, अनेक लत गुल्मार्थी वीजं श्रीम कर्त्ता भूर्त कोडं गाडलेली असातात तीं हृषीस दृखील येत नाहीत; तथादि वर्षकाळी जेवे लत गच्छ अकृत झालेले आटऱ्यान तेथे त्याची वीजं निमूळ होती असे म्हणै जस प्राप्त आहे, तसेच, जीवांना या लोकीं प्राप्त होणाऱ्या भिन्नभिन्न सूखदुःखानुप्रकृता कर्मचा हा परिणाम आहे असे अवश्य मानावेच लागते. तसेच न केल्यास 'कूतनारा, व अकृताभ्यागम' या नांवाचे दोन दृप आपले विचार-सरणीत उत्तर दीतीन यासाव, वीजापासून

(येथे पराशार चार्वाकमताचे उद्घाटन करून म्हणातात की,) हे जनका, या माझ्या मुहूरण्यावर कांहीं चार्वाकादिकांचे असे म्हणणे आहे की, 'दैव किंवा प्रका कर्म म्हणून जें तली म्हणतां, तें आम्हांस कबूल नाही. फारण, आम्हांस तें कोडं प्रत्यक्ष दिसत नाहीच व अनुमानही त्याचे फिडीम साकड केरात नाही. आतां देव, गंगार्व, इनव इत्यादि भिन्न योग्यतेने हे वर्ण कोठून आले खाणार कोणी म्हणेल, तर आमचे (चावो-रांचे) मंतं ते स्वभावतःच तसे अहित. शिवाय एका जंनीं केलेला कर्माचे फल जर दुर्दृश्या जंनीं प्राप्त होतें हे तुमचं (सिद्धांतीचं) व्याणगं खरें असें, तर या जंनीं ज्या वेळीं नकूल्यास केव्हांहीं सुखदुःखादि प्राप्त होतात, तेहां तीं आपण पूर्वजनीं केलेल्या नित्य,

३ भुवं इ प्रतीत-प्रत्यय दायकृत कर्म न संगति वया जनाता ते देवतव कृत्यामी कमचौपचर्तुर्वया। असा पाठ आहे. तो गोडून आढीं नील-ठांडांची दीकेत दिलेला वैशालीक पाठः-प्रत्य जानि-कृत कर्म न स्मरति इ० हात येथे घेतला आदे: पार्थीतिल पाठ सांदऱ्याचे कारण-एक तर त्याचा अनेकोदृश तागून कायदा दागतो व दुसें तसा अर्थ करूनही ५३१४१५ हे तिन्हा श्लोक चार्वाकिमतप्रतिशताच असणे सर्व दिसत असता, पोर्थीतिल पाठ घेतल्यास, चार्वाकाला नव्येच खंडून निदारीं शंका घेतो असे कल्पवेलागते. वर, असे कल्पवेलाचे एरवीं कारण नाही. कारण, सोलावे क्षेत्रकापसून तिदारीं चार्वाकाचे खंडून सुरु करिलोच आहे; मग मध्येच एकादा असे त्याचा प्रक्षेप मानणे कारसे संभजस किंवा सोईकर वाढत नाही.

१ कर्म न मानावेत तर केलेले कर्म कुट्ट जाते असे म्हणावै लागेल (कृतताश) व न केले ल्या कर्माचे कल भिन्नते (अकृताभ्यागम) असे त्याचा प्रक्षेप मानणे कारसे संभजस किंवा सोईकर म्हणावै लागेल.

नेमितिक, काम्य व निषिद्ध या चतुर्विध कर्मां स्वभाववाद लग्जे उण्णता हा अग्रीचा स्वभाव पैकीं अमक्याचें कल आहे असे मनुष्यांस आहे, तो कृतक नाही, त्याच्यपनांने जगांतील स्मरले पाहिजे होतें; पण तसें स्वरत असल्याचा मुखदुःख हें स्वभावतःच आहे, कृतक नाही, अनुभव नाही. आतां कोणी लगेल की, व्रशा अर्थाचा आहे. पण हा वाद दिक्त दिक्षुकाचा सुखदुःखांरी कांहीच संवेद नाही. कारण, त्याचाच दृटात मात्रत चालले कर्मफलाचा सुखदुःखांरी कांहीच संवेद नाही. कारण, त्याचाच दृटात मात्रत चालले नाही, तर पण वेद मध्ये नियन्मेति असतो, अमि म्हटाडा की तो सदैव उपच काढि चतुर्विध कर्म व पृथिव्यापादि कळे या असतो; कांही वेळ उण, कांही वेळ थंड, गोटीचा उद्देश का केला! तर (चार्वाचांही वेळ न थंड न उण असे वेचिन म्हणतो) वेदांये हें बोलणे-कवळ जगाची किंवा व्यभिचार त्याचे दिक्षांरी आढळत रहाची सुरक्षी चालाची एकदम्यासाठीच आहे. नाही. पण जगांतील सुखदुःखाचा प्रकार एखाद्याची एकदम्यासाठी हानि झाली व त्याचे या दृटातारी जुळत नाही. कारण, अमि हा शेजात्याळा त्या वेळी आकस्मिन्न मोठा लाभ जसा सदैव उण, तरीं सर्व मनुष्ये सुखी झाला, तर पहिल्याचे मनाला एकदम्यासाठी मोठ नर सुखी किंवा दुःखी तर दुःखी, असेच धक्का बसून त्याची शांति विवेदल ती न विवेद आढळा नाही—सुखदुःखांवै सर्वदा उतां कायन राहवी, या हेतुवेदानेही कर्माची वेचित्र आढळतो. [कोणी म्हणतो, 'माझी उद्यस्था केवळ कवित उपस्थित केली आहे गेली सात वर्ष सारखी चैनीत गेली; पण एवढेच, ती स्वभावसिद्ध नवे. शिवाय, लोकाय, आतां गाडे उद्दले. आतां पदोपदी कट निकाचा आगम रचणारे जे बृहस्पतिशुभ्रे वृद्ध अले.' कोणी म्हणतो, ' आपले बोवा वृद्ध झाने आहेत, त्यांनीही म्हणणे या तमच्या मायग्ले दिवस हालअपेटा गेले, परंतु आतारो दिव किंवा प्राक्क कर्मवादाला धरून नाही.'] लट आहे. कांही करी नाही. तिसरा खाणतो, पराशर म्हणतात—याचीचा हा स्वभाववाद 'आपते सदाच नरमगरम आहे, खोटा आहे. कारण, या चार्वाचील आपला वरे नाही वाईडही नाही' चौथा म्हणतो, सर्वांचा प्रत्येही अनुभव असा आहे की, आपण 'आतारो माझी पोडदसी अजिजात गेली, पण नेत्र, मन, वाणी किंवा कर्मदेवे या चार्वाचा उचलाडा आहे!' सारांसा; ' एक गेले तर द्वारानीं जें चतुर्विध बैं, वाईड, पाप किंवा एक अले.'] इत्यादि.] परंतु या गोटीची पृथिव्यांकर्म करू, तसेच त्यारे कुठी होतें; व किंवा वसुस्थितीची उपयाचे स्वभाववाद-पृथिव्यांकर्म करू, तसेच त्यारे कुठी होतें; व किंवा सुखदुःख हें पत्तरले, तरी तें समंजस व सोपानिन असनां तें सोडून हा व तज्ज्ञा सुखदुःख हें पत्तरले, तरी तें चार्वाच-भ्याला कोणतों प्रतिष्ठित प्रमाण नाही, तात्कालिक संवेदात समंजस दिसेल. लग्जे, चार्वाच-भ्याला कोणतों प्रतिष्ठित प्रमाण नाही, तात्कालिक संवेदात समंजस दिसेल. ज्यावे स्वीकारानं तड़ालागत नाही, व सुखदुःख आतां अमोत हात घातल्यास तो पोळें हा खादिवैप्रभ्याचा नायाही उलगडत नाही असला. कार्यकरणामाव कर्माचित योग्य म्हणतांयेईल. हा स्वभाववाद धरून बसला आहे, हें त्याचे पण तुक्ही तर आज विस्तवात हात घालावा हा स्वभाववाद धरून बसला आहे, हें त्याचे पण तुक्ही तर आज विस्तवात हात घालावा अरांतले कांही निवळ मूर्संपण आहे. कारण, याचा हा आणि परवां चठका बसावा अरांतले कांही

बोलतां हें सयुक्तिक कसें छाणावें ? ' तर यावर ह्यणजे येतीं-जारीं किंवा अस्थिर असून, उत्तर असें आहे कीं, मनुष्य वरें कर्म करो त्यांच्याल दुसरी अशी गोष्ट आहे कीं, तीं कीं वाईट करो, किंतीही काल त्यावर लोटला ज्याचीं त्यालाच असतात. कारण, एकाला तरी त्याचें अनुलः फळ भोगून सोडिल्या-दसन्यावें सुकृत भोगावें लागत नाहीं व शिवाय त्याचा विनाश किंवा क्षय हा होणेच दुपृक्तही भोगावें लागत नाहीं. तो स्वतः नाहीं. आतां, वरें केलें असतां त्याचा जरी बरंवाईट जसें कर्म करील तसेच फळ तात्काळ परिचय आला नाहीं तरी तें नष्ट झालें त्याचें त्यालाच प्राप्त होतें. आतां जो कोणी असें नाहीं; तर तें तसेच दवा धरून गृद्ध रहातें. ज्ञाता किंवा शास्त्राद्ये पुरुष असतो तो इकडे संसारप्रवाहांत पडलेला हा मनुष्य अगदीं तच्चज्ञानानें या पुण्यपापांचे खातें मुळीच मिट्नाक बुडे तों दुःखांत पडलासा दिसतो, तरी वून याकून मोक्षाचे सडकेला लागतो; आणि तो तसाच निरवधि बुडून रहात नाहीं; तर तें त्याचे उलट-जो कोणी गृहपथादि पार्थिव दुःख भोगून सरवी तोंच तसा असतो व भोगून वस्तूला चिकटून वागतो, तो भलत्याच मार्गाला तें सरवून टाकितांच, हा वेळपर्यंत दवा धरून जातो, ह्यणजे अधिकाधिक घोटाच्यांत पडतो. राहिलेलें जें त्याचें वरें कर्म ह्यणजे सुकृत होतें बन्या वर्तनावें थोडक्यांत लक्षण हातलें छाणजे तें उदयास येऊन त्याचे कारणानें तो ज्या गोष्टीच्याल आपण दुसन्याला नावें ठेवूं एकदम सुखरूप होऊन जातो. याच प्रकारं, हे अशी गोष्ट आपण स्वतः करूं नये. कारण, पर-राजा, प्रारब्ध सुकृताचाही सुखभोगरूपानें क्षय निंदकाचा उपहास ज्ञाल्याशिवाय रहात नाहीं. होई तों दुःख दवा धरून राहतें व सुखांतीं यास्तव मनुष्यानें असूया व आसाकीं हीं सोडून चढकन् उदयास येतें, असा हा खेळ चालतो. आतमनिष्ठ रहावें.

परंतु कृत कर्म नष्ट ह्याणून होत नाहीं. इंद्रिय-राजा, भितरा क्षत्रिय, मेधप्रमेध येईल तें निग्रह, क्षमा, धैर्य, उत्साह, संतोष, सत्य-खाणारा ब्राह्मण, निराकांक्ष वैश्य, (व्यापारी) वादित्व, अकर्मीची लज्जा, आहिसा, निर्भय-आटरी शूद्र, शीरहीन विद्वान्, वृत्त निता व दक्षता हीं सुखाला कारण आहेत. कुलीन, सत्यव्रष्ट ब्राह्मण, वयभिन्नारिणी स्त्री, आतां, मनुष्य हा सुखाला काय किंवा दुःखाला विषयलंपट योग्य, आपले अन्न स्वरूपी काय सदाच खिळेला रहात नाहीं. तर सुख रिजविणारा, अकल नसून वक्तृत्व करणारा, व दुःख हीं उभयही वायाचे बुझेक्षारखीं नृगालावांचून राष्ट्र, व प्रजाविषयीं निष्प्रेम येतीं जारीं आहेत; करितां हा त्याचा स्वभाव व वेपर्वा रहाणारा राजा, हे सर्व शोच्य होत.

ध्यानांत आणून सुज्ञानें आपले मनाचे स्वैर्ये
सतत कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा,
ह्यणजे तें ब्रह्मसाक्षात्कारास उपयोगीं पडतें.
वरें, सुख दुःखें हीं एक तर आगमापायी

अध्याय दोनशें एक्याण्पदावा-

-०:-

पराशरोक्त पापुष्यविचार.

पराशर ह्याणतातः—लोकान्तरीं नेण्याचे साधन असें हें मनयुक शरीर हाच कोणी मुखेष्वनुद्दिमना दुःखेपु विगतस्पदः । येही संसर्जना भेणा—आद्यंतवतः कोतेन तेपुरमते रथ, व इंद्रियांचे शब्दादि विषय हेच त्याला बुधः (गीता, ५१०।१२) वाढेल तिकडे ओढून नेणारे घोडे, अशी

सामग्री मनुष्यास मिळाली आहे. तर अशा वर्णात जाऊन पडतो, किंवा ज्याला सत्कर्माचा स्थिरीत (या घोड्यांना मनसोक भडकून न अवसर प्राप्त असूनही जो रजोयुक्त कर्म देतां) जो कोणी ज्ञानरूपी दोऱ्यांनी त्याची करितो, तो सन्मानास पात्र नाहीं. पुण्यकर्म गति आकलन करून त्यांना केवळ मोक्ष-केल्याने मनुष्य वरच्या वर्णात जातो हा सिद्धांत मार्गानेच नेतो, तो खरा शहाणा होय. जनका, आहे. असें अमूल, पुढील वर्णात जाण्याची जो कर्मातीत होऊन ज्याला ब्रह्माचा अपरोक्ष सोय लावणारा असा हा दुर्लभ नरदेह प्राप्त साक्षात्कार झाला आहे, अशा सद्गुरुपासून होऊनही जो सुधारणा न करितां पापकर्म समजूत घेऊन नंतर निरालंब अशा मनाने करितो, तो आत्मवात करितो. राजा, पापाचे (काणत्याही विषयावर आसाक्ति न ठेवितां) दोन प्रकार आहेत: न जाणून केलेले व जाणून विषयवृत्तिरहित परमात्माची ध्यानरूप भक्ति केलेले. यांपैकीं अज्ञानकृत पापाचा तपाने नाश करून निर्विकल्प समाधिसाधणे, हा मागल्या-होतो; परंतु बुद्धिपूर्वक केलेले पापकर्म पापहून प्रशस्त किंवा श्रेष्ठ मार्ग होय. मात्र ही रूपानेच भोगावें लागतं. (त्याचा नाश किंवा मार्गाची समजूत घेणं ती साक्षात्कारी गुरु-वजाबाकी होत नाहीं.) याकरितां, दुःखरूपाने पासूनच वेतलेली असावी; केवळ आपल्याच ज्यांचे फल अवश्य भोगलेच पाहिजे असले किमतीच्या अशा दुसऱ्या परोक्ष पंडिताचे पापकर्माचे सेवन (अर्थात् जाणून) करून चश्वदांतून उचलेली नसावी.

नये. कथी कधीं एखाद्या कर्मपासून सद्यःफल

हे प्रजानाथा, हे मानवी जीवित क्षणजे क्षणजे लौकिकीं मोठा लाभ असतो व त्यामुळे सहज मिळणारी गोष्ट नव्हे. याकरितां, हे मनुष्याला मोह पडतो; परंतु असल्या कर्माचा प्राप्त झाले असतो मनुष्याने पुण्यकर्म करून परिणाम जर पापाची जोड हात असेल, तर, अधिकाधिक तरने पायरीला जाण्याचा यत्न एखादा सोंवळा मनुष्य ज्याप्रमाणे चांडाळाची करावा; [मार्गे पाऊल येईल असें वागं नये. सावली टाळितो त्याप्रमाणे बुद्धिमंताने तें टाळावे. मार्गे वृत्तिरूपात जे कृष्णपासून खेतपर्यंते एका-वाचारे, पापकर्माचे फल किती तरी वाईट व हृन एक चढते सहा वर्ण सांगितले, त्यांतील] कष्टदायक आहे क्षणून सांगू? त्याचे योगाने काणत्याही विष्ट वर्णातून जो स्वकृतीनि खालेच अगोदर दृष्टि उफराईते व देहादि अनात्म वस्तुच अधिक गोड वाई लागतात; आणि अशा पकारे

* गतात्याथी—जीवांचे गुखदुखाला कारण मर्व बनल्याने ज्याला देहादि विषयांपासून त्यांची केलेली बरी-वाईट प्राक्कर्मच होत, पराडमुखता क्षणजे वैराग्य पात्र होत नाहीं, अतएव एकूण कर्माचा जेंगेकरून उच्छेद होऊ शकतो अशा योगाचा आश्रय करावा, असें असा मनुष्य योगाचे खटपटास लागला किंवा ध्वनित केले हातें. तें आतां या अध्यायी मलून परलोकाचे वडेला लागला तरीही त्याला थोडीसे विमताराने सांगतात.

फार फार ताप होतो !

१ नीलकंठ या श्लोकाचा एकंदर सारांश— हे नरेंद्रा, (मध्यां मीं तुला पापाच्छा ज्या शान झाप्ने त्रासस्याने असिल नव्हिल पाहणे असा देन जाति सांगितल्या आहेत, त्यातौल अंतर फूलन या श्लोकाने अन्य शुचविला व पुढील सांगतों.) जे वस्त्र स्वभावतः बिनरंगी (शुभ्र) श्लोकाने निर्विकल्प समाधि सागून व्यतिरेक मुच्च सांगतों.) असून त्यावर हलक्या सलळ्या रंगाची उद्या विला, असे मानिलात. ठीक आहे. परंतु इतका असून त्यावर हलक्या सलळ्या रंगाची उडाली आहे, असले वस्त्र भुजन पूर्वत् करितां कोरून अर्थ काठण्याचे विशेष कारण दिसत नाहीं. उडाली आहे, असले वस्त्र भुजन पूर्वत् करितां

येते; परंतु जें मूळच विव्याच्या तेलांत मुख- नो दैवते, मुनि यांनी कधीं कधीं अनन्वित लेले आहे अशाला पथत्नानें देखील शुभ्रता रुम्ब केली असूनही त्यांना त्यांचे परिणाम येणे कठीन आहे. असाच प्रकार पापाच्या नोगावे लागत नाहीत; तर त्यांचे उत्तर असे दोन जातीत आहे; कसा तो मजपासून सम- आहे की, तें त्यांचे त्यांला लागू! आजकालच्या जून घे. जे कोणी ब्रह्मवेते ब्राह्मण आहेत, नाविक माणसांनी त्यांचे अनुकरण करू नये. ते शास्त्राधारावरून असा अभिप्राय देतात की, तकेच नव्हे, पण त्यांची कुत्साही करू नये. जर कोणी बुद्धिपुरःसर पापाचरण करून आजा, जो कोणी मनारीं नीट शोध करून व मग त्याचे प्रायाश्चित्तार्थ म्हणून एखादे शुभ- भाषणे हातून कितपत होणे शक्य आहे कर्म करील, अशाचे कामीं, पाप-पुण्याची नाचा विचार पाहून नंतर कोणतेही शुभकृत्य वजावाकी न होतां त्याला पाप व पुण्य यांची फरितो, त्याला बेरे दिसल्याशीवाय फले पृथक्त भेगावीं लागतील. मात्र जो कोणी हात नाहीत, कर्त्त्या मडक्यांत पाणी ओतले अज्ञानानें हिंसादि पाप करील अशाचे पाप वसतां त्या योगानें तें मठके उक्कलून फुटते; पश्चात् अहिंसादिकांने पालनानें नश पावेल. परंतु तेंच पक्क्या निरदावलेल्या मडक्यांत पाणी परंतु हीच हिंसा त्यानें संकल्पपूर्वक केली भोतले असतां त्या मडक्याला क.हीच बाधा असून मग त्यानें कितीही काल अहिंसावत तात नाही; तें सुखानें जंसेच्या तसच रहतें. पाळले तरी परमार्थे किंडकाट होणार नाही. परंतु नाच न्यायानें, जी कर्ने सामान्य जनांस बाधल्या- (पराशर म्हणतात,) स्वतः माझा अभिप्राय या रिवाय रहात नाहीत, तीच कर्म या ब्रह्मवेत्यांपासून भिन्न आहे. माझे मते आपण वेता, मुनि वर्गरेना बाधक होत नाही. मूळ जेते कर्म करावे तें तसेचे तसेच पृथक् भोगावे या मांड्यांत पाणी आहे अशांत आणखी लागते. पापनिरासार्थ म्हणून एखायानें बुद्धि भोतले असतां पहिले अधिकच वाढते; त्याच- पूर्वक मोठे पुण्यकर्मही कले तरी त्याचा पापारीं मार्णे बुद्धिपुरःसर केलेल्या कर्माने पूर्व- सेमेट होऊन पाप वजा पडत नाही. जाणुन निर्माला भर पडत जाने, मग तें पापकर्म असो बुजून मनःपूर्वक केलेली चर्ण-वाईट कर्म ही किंवा अत्यंत पुण्यकारक असो, तें सजाती- पृथक्क्षणे आपापलीं फळे देण्यास कधीही गाचे बेरजेत चढते.

चुक्त नाहीत. मात्र त्यांची फळे मूळ कर्माच्या असो; हे राजा, सामान्यतः पुण्यपापाचा स्थूलसूक्ष्मतारतम्याने असतात; यहानाचीं लहान, विचार भीं तडा सांगिला. आतां तुज- मंत्राचीं मोठीं, इतकेच. आणि अजाणतां जीं गारख्या राजांचे आचरणाचे विशेष धर्म सांगतो. कर्म केलेली असतात, त्यांचेही कायद्याप्रमाणे तजानें आपले वेरी व शिवाय इतर जे कोणी फळ मिळावयाचेच. अंतर इतकेच कीं, जें कर्म दोकीने चालू लागले असतील अशांता वर- बुद्धिपुरःसर केले असतां त्यानें नरकाचीच गीस आणावे; प्रजांचे पालन योग्य प्रकारं जोड व्हावी इतके उक्कट असून हिंसात्मकीं नाही; अनेक यज्ञ करून अभि पुष्ट करावा; असलें, तरी तें अज्ञानकृत असेल तर त्यांचे १ श्रीकृष्णानं सोऽदा सदस चित्ता भोगूनही फळ कृतीचे मानानें फार अल्य किंवा सौम्य याचे ब्रह्मचर्य विष्वदले नाही; विश्वामित्र मनीने सोसावे लागते; वाकी सोसले हें पाहिजेच! वसिष्ठाने शंभर पुत्र मारूनही त्याचा ब्रह्मदत्या कोणी शंका घेईल कीं, पुराणासून वाचावे बध्डी नाही इत्यादि.

मध्यवयांत किंवा निश्चन उगारवयांत तरी धर्मकार्मी लावावयाचे म्हणून यत्नपूर्वक राखून राज्य सोडून वनाचा आश्रय करून रहावें, ठविलेले असावें, तर तें श्रेयस्कर होतं, असा व तेथें आत्मनिश्चिह्नपूर्वक धर्मशिल राहून भूत-शास्त्राचा निर्णय आहे. धर्म करणे झाले मात्राला आत्मटटीने पहावें: आणि, हे तरी दुष्ट कर्माने त्यासाठी द्रव्यार्जन करून नंद्रा, आपणास ब्रह्मविद्या सांगणारे असे नये. कार पैसा नसेल तर यथाशक्तिच दान जे आपणांहून श्रेष्ठ त्यांचा यथाशक्ति सत्कार करावें; परंतु श्रीमंती दान करितां यावे म्हणून करून आपले शील व सत्यनिष्ठा यांनी त्यांचा अन्यायार्जन करून नये. (अल्पदानानेही तारण संतोष राखावा.

अध्याय दोनरो व्याणगावा.

—:::—

पराशरोक्त दानवर्गन.

परागार म्हणतात:—जावारे, कोण कोणा त्याची इहलोकी इत्यसिद्धि झाली. पृथ्वीपति वर उपकार करितो? किंवा कोण कोणाल नेव्य यांनेही अशीच फलपत्रानीं सूर्याची त्याचे काय देतो? प्रत्येक प्राणी व्यवहारांनील सर्व गणांसह सेवा करून तुष्टि केली व तीमुळे परम-उठाडेची आपमतलवास्तव करीत असतो. पढ निळविले. जन्मास आलेला मनुष्य देवता, सख्ता भाऊ असेना, त्याचे पूर्वीचे महत्त्व अग्निधि, पुत्रादि पोष्यवर्ग, पितर व स्वतः जाऊन कारणरत्वं तो शुष्क पटडा असरा त्याचे आपण या पांचांचा ऋगी होतो व हीं ऋगे इतर बंधु त्याचे इर्शनी याळे लागतान, मग फेडों हें त्याचे कर्तव्य आहे. ऋषीचे ऋग इतरांची वार्ताच कशाला पाहिजे? (तेह्वा वैश्वदेवयनानं, देवाचे यज्ञकर्मानं, पितरांचे हा सर्व मतलवी प्रकार आहे. याकरिता ब्राह्मदानाने, सामान्य मनुष्याचे आदरातिथ्य दानादि उपायांनी स्वतः व आत्मकल्याण केल करून, आणि आपले स्वतः वैदेशाश्रादिकांचे पाहिजे.) विगिटाने विशिष्ट ला दान देणे, अवग-मनन, वैश्वदेवयनं पंचयज्ञ करून शेषान्न किंवा त्यासामूळ घेणे या उभय किंविते श्रेय खाणे, व मृतदया उवणे या तीन गोष्टीनी सारखंच; तयापि प्रतिश्रौपेषां दान हें अधिक कडावे; आणि जातकर्मादि संस्कार करून पुत्रापूर्णकारक आहे व तेही रुद्रव्याणाला दिलेले दिलाचे अनृगी व्हावें. द्रव्य नक्षत्रांही यन्मपूर्वक विरोपच समजावे. राजा, दानार्थ जें द्रव्य देणे, ते केवळ मानसिक ध्यानधारणा करूनच, अथवा न्यायानें भिळविलेले असुन न्यायानेव वाढवून

* धर्मराजाला कदानित् असे वाटेच की, आपले कडून जरी अदितवैराग्यादि पलन होत नसलें तरी आपण राजे या नात्याने असेहा शम संपन्न मुर्मोचे पालन किंतो व अर्थात्तच त्याचे सदाचाराचा पाठ्य आपणास पोंचतो, त्या पुण्यानि आपण तरुन जाऊ; तर तसेहोणे नाही, हे सांगण्यासाठी चालू अध्याय आहे.

१ हा पूरुकुलेत्यन्न राजा, याचे आतिथ्य अला-
किक होतेव त्यामुळे ब्रह्मादि देवानीं त्याला वर दिले.
(श्रीमद्भगवत्, स्कंद ९, अ० २१)

२ येथे नक्षत्रांचा उम्बूच उम्बूच करिताना पांचांचा च किला आहे. परंतु पुढे उम्बूच पाचही ऋगाचे निर्वातगाचा मार्ग सांगून, शिवाय पूर्वी अनुकूल तथापि सर्वलाकप्रीसद् अशा महार्षिकणाचे निर्वातगाची संग्रह केला आहे.

अग्रींत यथाविधि हवन करुनही मुनि सिद्धीस अहिंसावृत्तिनिं धर्मरत राहतो, अशा आर्य (थोर) पावल्याचीं उदाहरणे आहेत. हे महाबाहो, पुरुषाला जगांत भले लोक मान देतात.

यज्ञांत भाग घेणाऱ्या देवांची क्रृपमंत्रांनी स्तुति

करुन शुनःशेष हा विश्वामित्रांचे पुत्रत्व पावला. **अध्याय दोनशेष ऋयाण्णवावा.**

उशना मुनीने महादेवाची कृपा संपादून शुक्रा-

चार्यत्व मिळविलें; आणि देवी पार्वतीची स्तुति

पराशरोक्त वृत्तिविचार.

—००—

करुन तो अद्यापि आकाशांत (तारकारूपानें) पराशर म्हणतात:—राजा, तीन वर्णाहून

मोळ्या यशानें झळकत राहिला आहे. असित हीन असा जो चौथा म्हणजे शद्रवर्ण त्यानें

देवल, नारद, पर्वत, कक्षीवान्, जामदग्न्य राम, वरिष्ठ तीन वर्णांचे सेवेने निवाह करणे हे

आत्मवान् तांडच, वसिष्ठ, जमदग्नि, विश्वामित्र, चांगले. कारण, तो जर त्रिवर्णांची सेवा पीडि-

अत्रि, भरद्वाज, हरिश्चम्भु, कुडधार, श्रुतऋषा पूर्वक व यथाशास्त्र करील, तर तिजासुन

या सर्व महर्षीनी एकाग्र चिच्छानें श्रीविष्णुची (त्याचा उदरनिर्वाह होऊन त्याला शिवाय

स्तुति करुन त्या चिद्रपाच्या कृपेने (द्रव्या- धर्मप्रभिही होते, असे सांगितले आहे;

वांचूनही) मोठी सिद्धि मिळविली. त्याच विष्णुची म्हणजे एका सेवेनेच) तो इहपरत्रीं सुखी

स्तुति करुन अयोग्य लोकही योग्यतेला चढले होतो. शृद्राला उदरनिर्वाहाचे वडिलोपार्जित

आहेत. याकरितां असला सुलभ मार्ग सोडून अन्य काहीं साधन असेल तर थीकच आहे;

निय कर्माने उत्कर्ष करुन घेण्याचे नादांत पण तसें नसेल तर त्याने अन्य मार्गानें निर्वाह पडू नये. धर्माने जें द्रव्य मिळेल तेंच खरें; करण्याचे फेंदांत न पडतां त्रिवर्णांची सेवाच

अधर्मानें मिळेल त्याला धिकार असो ! या पतकरावी. आता, सेवा करणे ती मात्र कितीही लोकांत शाश्वत फल देणारा काय तो धर्मच निकृष्ट दशा आली तरी धर्मज्ञ अशा सञ्जनां-आहे. यासाठी द्रव्यलोभास्तव धर्माची हानि चीच करावी, दुजनांची कवीही करू नये,

करुन घेऊ नये. जो धर्मनिष्ठबुद्धीने घरांत असे माझे मत आहे. ज्याप्रमाणे उदयगिरीवर

अग्नि ठेवितो तो उत्तम पुण्यकर्ता समजावा. ठविलेली वस्तु सूर्यांचे सानिध्याने चकचकते.

कारण, हे राजेंद्रा, गर्हापत्यादि तीन अग्नीचे त्याप्रमाणे सञ्जनाचे सानिध्याने हीन वर्णणी

दिकाणीं तीनही वेद प्रत्यक्ष उमे असतात. मात्र तेजाला चटतो. कारण, ज्याप्रमाणे शुभ्र वस्त्रास

नुसें आग्निहोत्र ठेवण्यांत कांहीं हरीलं नाहीं; ज्या रंगाची भावना यावी त्या रूपांचे तें वस्त्र

त्यांचे योग्य विधान करील तोच आग्निहोत्री होतें, त्याचप्रमाणे मनुष्यही संसाराने पालत्यतो.

श्रेय पावेल. यासाठीं, अग्निहोत्र ठेवणे म्हणजे यास्तव हे तत्त्व ध्यानानं धरून गुणांत रंगनजावं,

त्याचा सांग विधि करावा; तसें न होईल तर दोषांत गृह नये. कारण, इहलोकीं मनुष्यांचे जीवित

अग्निहोत्र मुळीं ठेवेंच नये तें बरें. राजा, अग्नि, अशाश्वत व चंचल आहे. जो शहाणा मनुष्य

आत्मा, जन्म देणारे मातापिता व गुरु इत- सुस्थितीत किंवा दुःस्थितीतही चांगल्या

क्यांची सेवा यथायोग्य प्रकारेंच केली पाहिजे. गोर्ध्वचाच संग्रह करितो, तोच खरा शास्त्र-

राजा, जो मनुष्य मान सोडून नम्रपणे वृद्धांची

* धर्मतः धनार्जन करुन वृत्ति किंवा दान सेवा करिता, विद्वान् अमूल निष्काम बुद्धीने करावे असे गताध्यायी सांगितले; परंतु धनार्जन सर्वांकडे प्रेमानं पाहतो, आणि उलाढाली सोडून हे वर्णप्रत्वे कसे तें या अध्यायी सांगतात.

दर्शी होय. जो खरा बुद्धिमान आहे, त्याने धर्माला सोडून असणारे कर्म केवळही मोठे कल देणारे असले तरी त्याचा आदर करू नये. कारण, त्यापासून त्याचे खरे कल्याण होत नाहीं असे ज्ञाते क्षणातात.

एखादा राजा जर प्रजांचे रक्षण न करितो उलट त्यांच्याच हजार गई लुचाडून दान दान करितो, ते अत्यंत स्तुतीस पात्र आहे; करील, तर त्याचे दान व्यर्थ आहेच; पण ब्राह्मणाने आपणापार्शी याचना केल्यावर जे त्याला 'राजा' ही संज्ञा सुद्धां केवळ नांवादेण ते मध्यम असे पंडित म्हणतात; तसेच चीची समजावी. खरे बोलू जातां तो राजा सत्यवादी मुनि असे म्हणतात कीं, ब्राह्मनव्हे, तो तस्कर आहे! पर्यां स्वयंभूतेन लोकाणाचा अपमान करून किंवा जलमाच्या रामान्य असा धाता निर्माण केला व त्यारामाने दिलेले जे दान ते सर्वात निकृष्ट होय. धात्याने पुढे लोकसंरक्षणासाठी समर्थ असा या संसारसमुद्रात गटगव्या खाणाच्या पुरुषाने एक पुत्र (पर्जन्यरूप) निर्माण केला. याची नाना उपाय करून उत्तीर्ण होऊन जावै. दम आराधना करून वृश्याने कृपिगोरक्षादि हे विप्राचें भूषण आहे; विजय हे क्षत्रियाचे वृत्तीनि अत्यंत संपन्न व्हावेच; क्षत्रिय जातीनि भूषण आहे; धनसंपत्ति हे वृश्याचे भूषण आहे; इतर त्रिवर्णाचे रक्षण करावेच; ब्राह्मणांनी त्रिवर्णाची उत्साहपूर्वक सेवा करणे हेच वर्णास सळामसलत देऊन आपआपल्या मार्गास शूद्राचे भूषण आहे.

लावाचें, आणि शूद्रांनी कुठिलपणा किंवा लबाडी न करितां शांतपणे (वरिष्ठवर्णास) हृष्यकव्यादिकांची सिद्धता करून देऊन त्यांचे घरी भूमंमाजनांद सेवा करून असाव.

या ना-त्यांची सर अन्यायार्जित हजारो सप्ये दान करूनही येणार नाहीं! जो राजा ब्राह्मणांना .सन्मानपूर्वक दान करितो, तो ज्या प्रकारचे दान देईल त्या प्रकारचे त्याला शाश्वत उत्तम फल मिळेल. आपण होऊन

ब्राह्मणाकडे जाऊन त्याला स्वसंतोषाने जे देणे ते मध्यम असे पंडित म्हणतात; तसेच चीची समजावी. खरे बोलू जातां तो राजा सत्यवादी मुनि असे म्हणतात कीं, ब्राह्मनव्हे, तो तस्कर आहे! पर्यां स्वयंभूतेन लोकाणाचा अपमान करून किंवा जलमाच्या रामान्य असा धाता निर्माण केला व त्यारामाने दिलेले जे दान ते सर्वात निकृष्ट होय. धात्याने पुढे लोकसंरक्षणासाठी समर्थ असा या संसारसमुद्रात गटगव्या खाणाच्या पुरुषाने एक पुत्र (पर्जन्यरूप) निर्माण केला. याची नाना उपाय करून उत्तीर्ण होऊन जावै. दम आराधना करून वृश्याने कृपिगोरक्षादि हे विप्राचें भूषण आहे; विजय हे क्षत्रियाचे वृत्तीनि अत्यंत संपन्न व्हावेच; क्षत्रिय जातीनि भूषण आहे; धनसंपत्ति हे वृश्याचे भूषण आहे; इतर त्रिवर्णाचे रक्षण करावेच; ब्राह्मणांनी त्रिवर्णाची उत्साहपूर्वक सेवा करणे हेच वर्णास सळामसलत देऊन आपआपल्या मार्गास शूद्राचे भूषण आहे.

अध्याय दोनशें चौन्याणवावा.

—००—

कामकांधिनियमन.

या प्रकारं चतुर्वर्ण वागले द्यणजे धर्मदानि पराशर म्हणतातः—राजा जनका, ब्राह्म होत नाहीं; धर्म तरता राहिला म्हणजे प्रजा णाने दानाने मिळविलेले, क्षत्रियाने शत्रूला सुखी असतात; आणि प्रजा सुखी ज्ञान्याने जिकून मिळविलेले, वृश्याने यथान्याय व्यवस्वर्गात देवतांना आनंद होतो. याकरितां, हार करून संपादिलेले, व शूद्राने त्रिवर्णाची जो राजा धर्मानि प्रजापालन करील सेवा करून संगृहीत केलेले थन अल्पीही असले तो पूज्य होईल; जो ब्राह्मण वेदाध्ययन करील तरी तें प्ररास्त आहे; आणि विशेषतः त्याचा तो पूज्य होईल; वृश्य जर धमाने द्रव्यार्जन धर्मकार्यी विनियोग केला असतां ते फारच करील तर तो पूज्य होईल; आणि जो शूद्र मोठे फल देते. सर्वदा त्रिवर्णाची परिचय इंद्रिये स्वाधीन उव्वन सर्वदा त्रिवर्णाची शुश्रूषा करणारास शूद्र म्हणतात (हे सांगितलेच आहे.) करील तो पूज्य होईल; आणि, राजा, या मर्यादा ब्राह्मणाने आपत्काळी पोट भरेनासे झाले असतां सोडून जो कोणत्याही वर्णाचा पुरुष वागेल कदाचित् क्षत्रिय किंवा वैश्य यांची वृत्ति निर्वाते वर्धम्रष्ट होईल. न्यायाने व निदलच्या हार्थ पतकरिली तरी तिने त्याला पतितत्व येत धामाने मिळवून तुळी मूठमर कवड्या दान नाहीं; परंतु तो जर शूद्रवृत्ति स्वीकारील तर

मात्र निःशंख पतित होईल. शूद्राला निर्वा-भर्तुं लागल्या. एवद्वचा पल्चावर गोष्ठ आली हात्वा मार्गेच नाहींसा होईल तर त्यानेही तेव्हां पूर्वकालच्या ढी थूऱ्या वाघडांचे त्यांना वाणिज्य, पशुपालन किंवा कांहीं हरहुनर कांहींच वाटेनासे झालें आणि देवव्राह्मणांचा करून पोट भरावं, -चालेल; मात्र रंगभूमीवर अवमान करून त्या विषयसेवनांत दंग आल्या. येणे (न यहेणे), कळसूत्री बाहुल्यांचा तमाशा. अशा प्रसंगी, राजा, बुद्धिमान्, बहुरूपी किंवा बहुरूपीपणा, किंवा मद्यमांत अथवा व वहुगुणी असा जो देवश्रेष्ठ शिव त्याला चामडे आणि टोखंड विकणे हे धंदे ज्याचे सर्व देवगण शरण घेले. त्या वेळी, अन्य कुद्रागत नसतीड त्याने करून नयेत. कारण, देवांचे तेजांशाने अधिकच परिपृष्ठ होऊन हैं धंदे लोकांत निय मानिले आहेत. कुला-माजलेले ते तीन असुर त्यांचे तीनही पुरांसह गत असूनही एखादा हे धंदे सोडून दैईल शिवाने एकाच बाणाने अंतरिक्षांतून तिहींकडे तर त्याला मोठाच र्घम घडेल, असा श्रुतीचा वरणीवर पाडिले. या असुरांचा अधिषिति अतिअनिश्चय आहे. जगांत कधीं कधीं एखादाला शयव भयंकर व प्रचंडपराक्रमी असून दैवतांधंदांत यश येत गेले ह्यणजे तो गवानें फुग्न नाही भयावह होता, त्यालाही शूलपाणी जाऊन वाईल तसे पापाचरण करून लागतो. रंगराने ठार मारिले. हा अविषित जेव्हां ठार पण अशाने अनुशरण करून नये.

ज्ञाता, नेव्हां लोकपूरपि आपले शद्भ स्वरूपा-राजा जनका, पुराणात ऐकावें तों पूर्व-वर आले. मग पूर्ववत् वेदशास्त्रांचे अध्ययन कालीं लोक न्यायधीमांने निर्वाह करणारे व अनुसरण चालू झाले. इकडे स्वर्गांत इंद्राला जिंदिय व धर्मपदान असे असत; आणि दक्षांच्या राज्यावर पूरपि अभिषिक्त करून त्यांची नुसती शब्दानी ढी थू केली तरी त्यांवर नमविष स्वतः लोकाना अपराधावदल शासन देंड केल्यासारखावा परिणाम होत असे. राजा, ते धैर्य करून लागले. सप्तर्षीच्या मागून पृथु सर्वदा इहलोकीं धर्मच मृत्यु समजत असत; तामक राजा शास्ता झाला. आणि इतरही अणि असा प्रत्यार्थ धर्म अणीं पृथु बाणाच अनेक क्षविय राजे निरनिराक्षया भागावर अस्तल्यामुळे सर्व लोक सदैव सद्गमांचाच म्बनंत्र राज्ये करून लागले.

आत्रय कीत. परंत, बाबोरे, दुर्देवाची गोट ही कीं, असा धर्माची पृढे असुरांना (काम-क्रोधादि रिंगना) अदेवाई उपन झालीं; व ते एकाहून एक वरचंड होऊन प्रजांच्या अंगांत संचरले. यापैरीं प्रजांच्या धर्माचा वात करण्यास 'दृष्टे' हा म्हांरक्या झाला. दपाच टाण बसल्या-वर त्याच्या मागून क्राव आला. क्रीधान झाटल्यामुळे प्रजांचे वर्तन लंग्जास्पद होऊन लागले. पूर्व लंग्जाची लोपून मोहाचा बहुया चढाया. या मोहाच्या अमलांत प्रजांची मागली निर्मल न्यायदृष्टे लोपली; आणि मग एक मेकांना चुडून त्या सुखाने अपली तुंबडी पोटातून) खालों पाइले.

१ येथे असुर, देव, त्रिये, याकर हे सर्वही शब्द रूपकाच अर्थान योजिल आहेत. या दृष्टीने गाहता श्वेकांचा भाव इतकाच कों, कालरतीने मनुष्याच्या वृत्तीत काम, क्रोध, लोभ (असुर) व त्या सर्वांचा अधिषिति महामेह देव प्रचल होऊन दरवाना (इंद्रियांना) पडिल करून लागले. तेव्हां ती इंद्रिये शिवास (आत्म्यास) शरण गेली. (त्यांची लीन झाली.) तेव्हां त्या शिवाने (आत्म्यास) एकाच याणाने (शुद्ध चिन्मात्राचे आत्रयास) लिवुर (स्थूल सूक्ष्म व कारण या नीत शरीरांना) व्यापून असणारे जे कामादि असुर त्यांना गगनांतून (अव्याकृतांतून किंवा मायेचे पोटातून) खालों पाइले.

राजा, रांकरांनी या प्रकारे एक वेळ या आपल्याप्रमाणेच लेखून वर्तावें. ज्या वेळी मनु-असुरांचा जरी निःशात केला, तरीही जुने जुने व्याच मनांतून वासना व अज्ञान हीं दूर व महाकुळीन अशा पुरुषाचे हृदयांतून या होतात, तेव्हाच त्यांचे खेरे कल्याण होते. असुरांचा (कामादींचा) उडाव झाला नाही.

तेंपेकरून त्याचे डिकाणी मनाचा दृष्टपणा पूर्वत् कायम राहून मोठमोठे पराक्रमी राजे

असुरी कर्म करू लागले. आजकालही, जे

अध्याय दोनशे पंचाणवावा.

--०--

गृहस्थाचा तपोविधि.

कोणी मूर्ख आहेत ते या राजांचे वर्तन प्रमाण- पराशर मृणतातः—बा जनका, एथवर मृत धरून तेंचे आपल्या वर्ननानें जगतांत मीं तुला गृहस्थाचा धर्मविधि सांगितला; आतां स्थपित करितात व त्यावरचे प्रेम ठेवितात. त्याचा तपोविधि सांगतां, तो तूं माझे मुख्यानें पण असे करणारे हे उवडच मूर्ख आहेत. या-एक. हे नरेंद्रा, बहुधा राजन व तामस वृतीचे करितां, राजा, मीं तुला शास्त्राचा पूर्ण विचार आविक्य झाले म्हणजे गृहस्थाचे डिकाणी करून असे सांगतां कीं, पुरुषाने (या मूर्खांचे विषयसंगतीनं विषयाविधीं ममत्वं म्हणून प्रमाण न घरितां) हिसात्मक कर्म साढून एक विकार उत्पन्न होतो. त्यानें गृहाचा आश्रय देऊन आत्मज्ञान प्राप करून घावें. धर्मासाठीं केला म्हणजे त्याचे पाडोपाठ गाई, शेती, दृश्य, स्त्री, जरी असलें तरी शहायावाने न्याय सोडून पुत्र, सेवकइत्यादि झाऱे सहजच उत्पन्न होतात. अनन्वित कर्माने द्रव्याजन करू नये, त्यांत अशा स्थितीत असतां हीं भेवतालयीं सर्वदा कल्याण नाहीं. राजा, ते अस्तु क्षत्रिय असून त्याचे दोळ्यापूढे उभीं असल्यानें तीं अनिन्य जिंतदिव्य व ज्ञातिविधीं आहेस. तस्मात् आहेत हें त्याच्या दृष्टीं वापेनासे होते; व ते आपल्या प्रजा, अनुचर व संतान नित्यबुद्धीमुळे त्या वस्तूवरून रागदेव वाढत यांचे धर्मानेच पालन कर. या जीवाला जातात. हे राजा, मग रागदेवाचे तडाक्यात सहस्रावधि जन्मांतून किंतु लागते व प्रत्येक तो सांपडला म्हणजे द्रव्याचा दास होतो; व जन्मांत इट-अनिट असे प्रसंग त्यास येतातच; एकंदरीत त्याचे विवेकबुद्धीवर झांपड घेऊन आणि त्या प्रसंगप्रमाणेच कोणार्थी स्लेह तर त्याचे डिकाणीं विषयलंपट्याणा उत्पन्न होतो. मग कोणार्थी वैरही उत्पन्न होते. याकितां तुझ्या- विषयोपमोगांचे आपली कृकृत्यता आहे सारख्याने (या प्रासंगिक स्लेहवैरांकडे लक्ष असे वाढून तो सर्वकाळ विषयसेवनीतच गढून न देतां) सर्वकाल गुणांचाच आदर करावा; जातो. तो इतका कीं, या विषयरीभासून प्राप दोषांचा कोणत्याही प्रकारे करू नये. गुणहीन होणाऱ्या ग्राम्य सुखाहून अविक अंड असा अशा दुष्ट माणसालाही गुणी ह्यावन धेण्यांत कांहीं लाभ या नरजन्मांत शक्य आहे हें प्रेम वाटते. (एवढे गुणांचे माहात्म्य आहे.) त्याला दिसनासेच होते; व विषयांचा चिरसंग हे महाराजा, धर्म आणि अर्थर्म हे दोन विचार काल्यानें तद्विषयक लोभानें पछाडला जाऊन मनुष्यालाच लागु आहेत, ते मनुष्येतर प्राण्यांना आपले विषयसुखाला भर पडावी म्हणून त्याला लागू नाहीत. यासाठीं विद्वान् किंवा धार्मिक उपचारक अशा स्त्रीमृत्यादिकांचा अविकाधिक पुरुषाने—त्याला कोणतीही इच्छा असो वा संग्रह तो करू लागतां. हा परिवार वाढला नसो-कोणालही उपद्रव न देतां प्राणिमात्राला। म्हणजे त्याचे पोषणार्थ ह्याणून सहज अधिक

द्रव्य संपादण्याकडे त्याची प्रवृत्ति होते; व द्रिय व दान्त असेल अशाळा तप हें स्वर्गला पोरांचाळांचे प्रेमांत सांपडल्यामुळे त्यांची नेणारे आहे. हे राजा, सर्वशक्तिमान् ब्रह्मदेव—द्रव्य मिळवावें म्हणून तो जाणूनबुजून घेर कृत्यें ज्यानें या सर्व प्रजा निर्माण केल्या त्यानें करूं लागतो व द्रव्यहानि शाल्यास दुःख देखील प्रथम किंत्येक जन्मांत किंत्येक स्थलीं करीत बसतो. मग परिवार व द्रव्य याची सूत्रोपासनादि तपस्या करून व ब्रह्मभ्यास बृद्धि शाल्यानें लौकिकांत त्याला मान घटतो; करून मग ही प्रजा निर्माण केली. (हें निर्माण-मान चढला म्हणजे मग आपला कोणीही अप- सामर्थ्य तपानेच आले.) हे जनका, तपाची मान करितां कामा नये अशी त्याला ऐउ उत्पन्न महती केवढी म्हणून सांगू ! आदित्य, वसु, होते व तो अपमानाला फार जपतो. या प्रकारे रुद्र, अग्नि, अधिनीकुमार, वायु, विष्वेदेव, द्रव्य, परिवार व मान हीं तीनही अनुकूल साध्यदेव, पितर, मरुदूण, यक्ष, राक्षस, गंधर्व, शालीं असतां जिकडून विषयभोगांची चंगळ सिद्ध व इतर देव, तसेच दुसरे जेवढे कोणी साखेल ते मार्ग तो स्वीकारितो व अखेर त्यांतच स्वर्गवासी आहेत, ते सर्व तपानेच सिद्ध झाले तोंडवरीं पडून नाश पावतो.जे कोणी बुद्धिमान् आहेत. ब्रह्मदेवानें अगदीं आरभींच आपले पुरुष काम्य व निषिद्ध कर्माचा त्याग करून तपोबलानें जे कोणी ब्राह्मण निर्माण केले ते केवळ शुभ कर्माचाच आश्रय करितात व शाश्वत आपल्या संचारानें सर्व पृथ्वीला सुख देत ब्रह्माचें ज्ञान संपादितात,अशा बुद्धिमान् पुरुषांस अद्यापि फिरत आहेत. या मृत्युलोकांतही जे मात्र खरे सुख प्राप होते; तशा प्रकारच्या कोणी राजे किंवा उच्च कुलांत जन्मलेले विषयलंपटांस होत नाहीं.हे राजा,विषयलंपटाला परमप्रेमास्पद जीं रेशमी वस्त्रे, सुंदर सुंदर अलंकार, वाहने, खीं, पुत्र व द्रव्य, त्यांचा नाश होऊन रोगादि- आसाने, उत्तम अन्नांने (प्राप होणे) हें सर्व कानीं व मनोव्यधांनीं तो संतप झाला म्हणजे तपाचेच कल आहे. सुंदर व यैवनांच भरात त्याला संसाराचा वीट येतो; वीट आला म्हणजे अलेल्या मनाजोग्या हजारों उपभोग्य स्त्रिया तो शुद्धीवर येतो; शुद्धीवर आला म्हणजे तो व भव्य मंदिरांत वरच्या मजल्यावर रहाणे, शास्त्रविलोकन करूं लागतो; व शास्त्रदर्शन या गोष्ठी तपावांचून मिळत नसतात. उंची पूर्णपॅंग केलूं म्हणजे तपाशिवाय तरणोपाय शय्या, नानाप्रकारचीं हृदय अशी भक्त्यभोज्यें हीं नाहीं हा शास्त्राभियाय त्याचे लक्षांत बाणून शुभकर्म करणारांनाच प्राप होत असतात. हे मग तो तपाकडे वळतो. बाकी,हे नरेंद्रा, सहज- अरितापना, तपाला अप्राप्य अशी त्रैलोक्यांत गत्या सारासार विचार करून स्थादि सुखें कोणतीच वसु नाहीं. कर्मांने चित्रशुद्धि होऊन हीं क्षयशील आहेत हें प्रथमच लक्षन मूळ ब्रह्मज्ञान न झालेल्या लोकांस विषयांचा त्याग पासूनच तपाचरणास लागणारा पुरुष विरळा. करण्याची बुद्धि तपानेच उत्पन्न होते. हे बा जनका, तप हें (वेदाध्ययनाप्रमाणे वर्ण- राजा, मनुष्य सुखांत असो, दुःखांत असो- विशेषाचें नसून) सर्वांस साधारण आहे; त्यानें आपल्या मनाने व बुद्धीनें शास्त्राचें म्हणजे शुद्धादि हीन वर्णासही तें निषिद्ध नाहीं. मनन करून लोभ टाकून यावा. कारण अ- जो पुरुष—मग तो कोणतेही वर्णाचा असो—जितें- संतोषापासून दुःख होते, तसेच लोभामुळे इंद्रिये

चळतात; आणि असें झाले म्हणजे, अभ्यास सोडल्यानें जशी विद्या न घेते, त्याप्रमाणे असंतुष्ट व लोभी पुरुषाची विविकशक्ति लोपते; व त्यामुळे त्याला न्यायान्याय कळेनास होते व न्यायान्यायलापानें अखेर सुखाचा क्षय होतो. तस्मात्, ही अनर्थपरंपरा डाळण्याकरितां प्रथमपासूनच पुरुषानें तीव्र तप करावे.

राजा, मनुष्यास जें इट किंवा अनुकूल त्याल सुख म्हणतात व अनिट किंवा प्रतिकूल त्याल दुःख म्हणतात. हीं सुवें व दुःखं प्राप्त होणे हैं अनुकूलं तप करणं व न करणं यांचे फल होय. जे कोणी निर्मल तपाचरण करितात त्यांना सर्वदा चांगल्या गोटी पहावयास मिळतात, यथेच्छ विषयोपयोगं प्राप्त होतात व त्यांची सर्वत्र प्रस्त्यातिही होते. परंतु जे कोणी निर्मल (निष्काम) तप सोडून सकाम न करितो, त्याला त्या तपाचे विषयान्मक फल मिळून भानाप्रकारचीं दुःखे, अपमान व अप्रिय गोटीं सोसाड्या लागतात. सकामवृद्धीने मनुष्याला शास्त्रविहित धर्म, तप व दान करण्याचे ऐवजीं शास्त्रानें निषिद्ध अर्थी सकाम कर्म करण्याचीच वासना होते व तीमुळे तीव्र कर्म पापरूप होऊन त्याला नरकाला नेतात. जे मनुष्य सुस्थितीत किंवा दुस्थितीत कोरेही असला तरी सद्गुरुन सोडती नाहीं, त्यालाच शास्त्र खेरे समजले असें समजावें. इट वस्तूचा अंगस्तरी, सचकर वस्तूचे जिव्हेने चाटणे, मनोहर वस्तूचे दर्शन, सुंगवि वस्तूचे हुणणे, व शुतिमोहर लहान नाहीं. कारण, ज्याप्रमाणे नद आणि आलापांचे श्रवण, या डिकाणीं विषयेद्वियसक्तिकृत नया समुद्रांत स्थित होतात, त्याचप्रमाणे चारही पीनें होणारे सुख-धनुष्याचा वाण सुउल्यापासून वर्ण गृहस्थाश्रमाचे आधारावर स्थित असतात, तो डिकाणीं पडेपर्यंत जाणाऱ्या काळाझोरही पुरापूर टिकत नाहीं इतके क्षणिक आहे; आणि

पुनः, हे राजा, असल्या क्षणिक सुखाचा नाश किंवा वियोग होतांन जे दुःख होते, ते पराशरांनी लाविलेली व्यवस्था युक्त व अनुभव मात्र अत्यंत तीव्र असते. (असें आहे तरी यांना संमत आहे. ही वाचकानीं घ्यानांत वाम्हांवी,

मूर्ख असल्या विषयसुखांतच लंपट रहातात व) वरं पाहतां ज्या सुखापलीकडे सुखाचा गायरीच उरली नाहीं असें जे मोक्षसुख त्याला दे मूख लोक तुच्छ मानितात. परंतु खेरे ज्ञात हे या विषयसुखाचे मागृन होणारे तीव्र दुःख द्यानीं आणुन अधिक फलावह जे मोक्षसुख द्यावे प्राप्त्यर्थ शमादि गुणांचा संग्रह करून

धर्मवृत्तीनं रहातात; व त्यामुळे त्यांना अर्थतांची संगति ही हानिकारक होत नाही. हे जा, माझे मत असें आहे की, प्रेहिक विषय इ प्रारब्धनुसार अवश्य प्राप्त असल्यामुळे प्रोत्तानेच आले तर सुखाने भोगावे. परंतु गृहस्थानें त्यांने प्राप्तीविषयीं यत्न म्हणून करून नवे. कारण, यत्न करणे तो स्वर्धमसंपादनार्थ मात्र करावा. सत्कुलोत्पन्न. मानवन व त्यांतही सर्वदा शास्त्राभिपायावर दृष्टि देऊन वागणारे जे आहेत अशांची कृति मृढ व धर्मविमुख लोकांच्या हातून कर्दीही हाणे नाही. कारण, मनुष्यानें साभेमान केलेले यशादि कर्म नश्वर आहे असें ज्या शास्त्रदृष्टि लोकांस स्पष्ट कळून चुकले ते एका तपावांचून अन्य कोणतेही कर्म करीत नाहीत. आता, ज्यांची कर्मसाक्ति सुझली आहे अरा गृहस्थांनी आपल्या आश्रमधमांस अनुसरून अंतःकरण-पूर्वक मोऱ्या दक्षतेने हव्यकव्यादि कर्म करीत रहावे. असें करणाऱ्या गृहस्थांचीही योग्यता वर्ण गृहस्थाश्रमाचे आधारावर स्थित असतात, तो

१ प्रारब्ध व पुरुषकार किंवा यत्न यांची ही नाश किंवा वियोग होतांन जे दुःख होते, ते पराशरांनी लाविलेली व्यवस्था युक्त व अनुभव

अध्याय दोनशें शहाणवावा.

—०—

भिन्न गोत्रे व संकर जाति यांची उत्पत्ति.

जनक विचारतोः—हे वक्तव्रेष्ट महेश्वर, ब्राह्मणादि जे चतुर्वर्ण सांगितले, त्यांचे डिकाणी (पूर्वोक्त कृष्णधूमादि सहा वर्णपैकी) कोणत्या तरी वर्णाचे आधिक्य किंवा प्राधान्य असते, असे कोणत्या कारणास्तव होते तें समजून घ्यावे अशी मला फार इच्छा आहे, तेव्हां तेव्हें मला सांगावे. श्रुति असे ह्याणते कीं, कोणाही पुरुषाचे अपत्ये ह्याणजे तो पुरुषच, (अन्य कोणी नव्हेहे;) असे असतां, हे मिश्रवर्ण उत्पन्न झाले.

जनक विचारतोः—(मिश्रवर्णाचा हेतु जर उत्पन्न झाले आहेत तर त्यांच्यांत सन्वाचे मला पटला. परंतु. हे मुनिश्रेष्ट, लोकांत पहावे न्यूनाधिक्य आढळून येतेहें कोणत्या कारणानें? तो किंती तरी भिन्न गोत्रे आढळतात.) एकाच

पराशर घटणातः—हे महाराजा, तू ह्यांचे ब्रह्मदेवापासून सर्व वर्ण उत्पन्न झाले असतां तो स तेंतसेच आहे. जो ज्यापासून उत्पन्न होते त्यांमध्ये हीं भिन्न गोत्रे कोठन आली! शिवाय, तद्गुप्त तो असतो, हा जो श्रुतीचा अभिप्राय मुनिगणांचे इतिहास वाचावे तों वोटेल तशा तू दर्शविलास तसाच तो आहे. परंतु हें जें नीच क्षेत्रांत ते निर्माण झाले असतांही पुढे ते जातिपरत्वे वर्णाचे न्यूनाधिक्य उत्पन्न झाले, आपल्या उत्पत्तिकर्त्याच्या वर्णाला पौंचले (क्षत्रिय ह्याणजे रजःप्रधान इत्यादि.) याचे असे लिहिले आहे. तसेच, कांही शुद्ध योनींत कारण तपाचे न्यूनत्व होय. शिवाय, (व्यव-व कांही अशुद्ध योनींत जन्मले असतांही अंती हारातं पहाना--) चांगले क्षेत्र व चांगले बीज ब्राह्मणत्व पावले आहेत. हें कसें ते मला सांगा. असा जोड जमेल तेव्हांच त्या बीजापासून पराशर उत्तर करितातः—राजा, ज्यांनी उत्पन्न होणारा निपज उक्तुष्ट वर्णाचा निप- तीव तपानें आपले अंतःकरण शुद्ध करून जतो; आणि या संयोगांत कांहीं कमतरता सेडिले, असे जे महात्मे मुनिजन ते मूळ नीच पटली ह्याणजे त्या मानानें कमी प्रतीचा निपज क्षेत्रांत जन्मास आले होते, ही गोट हिशोबांत होतो. (हाच न्याय वर्णभेदाला लागू आहे) धरणे योग्य नाही. हे राजा, मुनिजनांनी धर्मवेत्त्यांचा असा समज आहे कीं, प्रजापति सांघेल त्या क्षेत्रांत बीजारोपण करून पुत्र-जेव्हां सृष्टीची उत्पत्ति करू लागला, तेव्हां निष्पत्ति केली; व पुढे आपल्याच तपःप्रभावानें त्यांनी आपले संततिला क्रावित्वाचे पायरीस चार वर्ण अनुक्रमे उत्पन्न झाले. ह्याणजे, राजा, ब्राह्मण हे मुखापासून, क्षत्रिय हे वाहूपासून, शेंद लोक माढीपासून, व सेवक लोक (शूद्र)

३. आत्मा वे प्रवनामासि

पायांपासून. या प्रकारे, हे पुरुषश्रेष्ठा, श्रुती-कडे पाहतां फक्त या चार प्रधान वर्णाचीचि साक्षात् उत्पत्ति सांगितली आहे. या चूंच्यातिरिक्त जे अनेक वर्ण लोकांत आढळतात, ते या वर्णाचे संकरापासून ह्याणजे मिश्रणापासून झाले असें समजावे. अति (थिं?) रथ ह्याणजे क्षत्रियापासून प्रतिलोमानें ब्राह्मणीचे ठारीं झालेला. असेच चारही वर्णाचे अनुलोम-प्रतिलोम संकर होऊन अंबष्ट, रघु, वेदेह, ख्यपाक, पुत्नक्ष, स्तेन, निषाद, सूत. मागध, अयोग्यव, करण, व्रात्य, चांडाल इत्यादि मिश्रवर्ण उत्पन्न झाले.

जनक विचारतोः—(मिश्रवर्णाचा हेतु न्यूनाधिक्य आढळून येतेहें कोणत्या कारणानें? तो किंती तरी भिन्न गोत्रे आढळतात.) एकाच पराशर घटणातः—हे महाराजा, तू ह्यांचे ब्रह्मदेवापासून सर्व वर्ण उत्पन्न झाले असतां तो स तेंतसेच आहे. जो ज्यापासून उत्पन्न होते त्यांमध्ये हीं भिन्न गोत्रे कोठन आली! शिवाय, तद्गुप्त तो असतो, हा जो श्रुतीचा अभिप्राय मुनिगणांचे इतिहास वाचावे तों वोटेल तशा तू दर्शविलास तसाच तो आहे. परंतु हें जें नीच क्षेत्रांत ते निर्माण झाले असतांही पुढे ते जातिपरत्वे वर्णाचे न्यूनाधिक्य उत्पन्न झाले, आपल्या उत्पत्तिकर्त्याच्या वर्णाला पौंचले (क्षत्रिय ह्याणजे रजःप्रधान इत्यादि.) याचे असे लिहिले आहे. तसेच, कांही शुद्ध योनींत कारण तपाचे न्यूनत्व होय. शिवाय, (व्यव-व कांही अशुद्ध योनींत जन्मले असतांही अंती हारातं पहाना--) चांगले क्षेत्र व चांगले बीज ब्राह्मणत्व पावले आहेत. हें कसें ते मला सांगा. असा जोड जमेल तेव्हांच त्या बीजापासून पराशर उत्तर करितातः—राजा, ज्यांनी उत्पन्न होणारा निपज उक्तुष्ट वर्णाचा निप- तीव तपानें आपले अंतःकरण शुद्ध करून जतो; आणि या संयोगांत कांहीं कमतरता सेडिले, असे जे महात्मे मुनिजन ते मूळ नीच पटली ह्याणजे त्या मानानें कमी प्रतीचा निपज क्षेत्रांत जन्मास आले होते, ही गोट हिशोबांत होतो. (हाच न्याय वर्णभेदाला लागू आहे) धरणे योग्य नाही. हे राजा, मुनिजनांनी धर्मवेत्त्यांचा असा समज आहे कीं, प्रजापति सांघेल त्या क्षेत्रांत बीजारोपण करून पुत्र-जेव्हां सृष्टीची उत्पत्ति करू लागला, तेव्हां निष्पत्ति केली; व पुढे आपल्याच तपःप्रभावानें त्यांनी आपले संततिला क्रावित्वाचे पायरीस चार वर्ण अनुक्रमे उत्पन्न झाले. ह्याणजे, राजा,

१. ह्या वर्णसंकराविषयीं सविस्तर माहिती अनु- ग्रासनपव्य अध्याय ४८ मध्ये दिलेली आहे ती पदावी.

२. स्वतः पराशरांनंचि मत्स्यांधा नामक धीवर- कन्येचे ठारीं व्यासांचीं उत्पत्ति केली !

चढविले. स्वतः माझा आजा वसिष्ठ मुनि, कर्म, आतिथ्य, सत्य, अक्रोध, स्वदाररति, त्याप्रमाणेच ऋष्यश्रृंग, काश्यप, वेद, तांडच, शीच, निरंतर निर्मत्सरवृद्धि, आत्मज्ञान व कृप, काक्षिवत, कमठ, यवक्रीत, द्राण, आयु, तितिक्षा हे तेरा धर्म सर्वही वर्णाना सारेखच मतंग, दत्त, द्रुपद, मात्स्य इत्यादि सर्व मूळ लाग आहेत. हे मनुष्येश्वरा, ब्राह्मण, क्षत्रिय अशुद्ध योनींत जन्मले असतांही तपोबलाने व वेश्य या तीन वर्णाना द्विज अशी साधा-आपले (उत्पत्तिकर्त्याच्या) मूळवर्णाला येऊन रण संज्ञा आहे; आणि आतां सांगितलेले पौंचले; व आपल्या तपामुळे व इंद्रियनियहा-धर्म पाळण्याचा या तिन्ही वर्णाना सारखाच मुळे लोकांत वेदवेत्त या नांवाने प्रसिद्ध झाले. भधिकार आहे. हे नृपाला, ह्या तिन्ही वर्णानी हे राजा, (आतां गोत्रांचा विचार ऐक.) निषिद्ध कर्माचे आचरण केल्यास तं पतन पावतात; परंतु त्यांनी आपल्या डोळ्यां-पूळे आमच्यामधिल श्रेष्ठ अशा योग्य पुरुषांचे उदाहरण ठेवून त्याप्रमाणे आपल्या वर्णविहित धर्मांचे आचरण केल्यास ते उन्नतीस येतात. शद्राची गोष निराळी आहे. कारण, शूद्राला श्रुतिविहित (ब्रह्मचर्यादि) संस्कारच सांगितलेला नाही, त्या अर्थी त्याचे अकरणाने त्याला वरील तीन वर्णप्रमाणे पतनाचेही भय नाही; व धर्मांत त्याला अमुक कर्म प्रतिषिद्ध असाही कोंडे उद्घेष नाही. (अहिंसादि धर्म पाळण्यास प्रत्यवाय नाही.) इतकेच नव्हे, तर हे जे आतां भूतदयादि तेरा सामान्य धर्म सांगितले, त्यांचे पालन जो शूद्र यथावत् करितो, त्याला विद्वान् लोक ब्रह्मदेवार्थी सजातीय (ब्राह्मणाचे योग्यतेचा) मानितात. परंतु, हे नरेदा, मी अशाला जगताचे प्रधान कारण जो देव विष्णु त्यार्थी सजातीय (क्षत्रियतुल्य) मानितों. हीन जातीतील ज्या लोकांना आत्मोद्भाव ब्हावाकृती इच्छा असेल, अशांनी सज्जनांचे आचरण अंगिकारून मंत्ररहित इतर पौष्टिक किया केल्याने त्यांस दूषण लागत नाही. (मंत्रमात्र शुद्रांस वर्ज्य आहेत.) इतर जातीचे लोक जसजसे सज्जनांचे वृत्तीचे आचरण करून चालतील, तसतसे ते सुखी होऊन इह-प्रथम देऊन मग आपण उपभोगणे) शाद्ध-लोकीं व परलोकींही आनंदांत राहतील.

वर्णपरत्वे विशिष्ट व सामान्य धर्म.

जनक श्वणाला:—आतां, हे भगवन्, मला प्रथम विशिष्ट वर्णाचे विशिष्ट धर्म सांगा आणि नंतर सर्वांचे सामान्य धर्म सांगा. आपणांस कसाही प्रश्न केला तरी सांगण्याचे सामर्थ्य आहे.

पराशर ज्ञानतात:—हे नरेदा, प्रतिग्रह, याजन व अध्ययन हे तीन ब्राह्मणाचे विशेष धर्म समजावे. त्याचप्रमाणे रक्षण करणे हा क्षत्रियांचा विशेष सुंदर धर्म समजावा. शेती, पशुपालन व त्यापारउदीम हे वेश्याचे विशेष धर्म समजावे; व वरील तीन वर्णांची शुश्रूषा करणे हे शूद्रांचे (विशिष्ट) कर्म जाणावे. याप्रमाणे, राजा, विशिष्ट वर्णांचे हे विशिष्ट धर्म तुला सांगितले. आतां सर्वांचे साधारण धर्म तुला सविस्तर सांगतो, ते ऐक. हे नृपाला, भूतदया किंवा सौजन्य, अहिंसा, दक्षता, संविभागिता, (दुसऱ्यास कोणतीही वस्तु करून चालतील, तसतसे ते सुखी होऊन इह-प्रथम देऊन मग आपण उपभोगणे) शाद्ध-

हीनत्वकारण.

जनक विचारितोः—हे महामुने, मला एवं संशय उत्पन्न शाला आहं, तो आपण उलगडन सांगा. संशय असा कीं, मनुष्याला जा हे वर्गात कर्मपणा येतो, तो त्याच्या कर्माच्या हीनत्वामुळे किंवा जातीमुळे ?

पराशर म्हणतातः—हे महाराजा, य कामीं कर्म आणि जाति हीं उभय हीनत्वास कारण होतात. भाव त्यांत थोडा फरक आह. तो असा कीं, हीनजाति व हीनकर्म हीं दोन्हा एकां वांचास आलीं असलीं, तरी त्यानें जातीचं पर्वी न करितां हीनकर्माचा त्याग करावा म्हणजे शाळे. कारण, जातीनं हीन असूनही जर ते दुष्ट कर्म न करील तर त्याला उत्तम पुरुषांत गणण्यास कांहीच हरकत नाही. वरें, यांच उलट—जातीनं उत्तम असूनही पुरुष जर निय कर्म करील, तर ते कर्म त्याला हीनत्व आणिते यावरून पाहतां जातीपेक्षांही कर्माचे हीनत्व अधिक वाधक होते. यास्तव हीनकमाचा आश्रय करें चांगले नव्हे असेच ठरते.

जनक विचारतोः—हे द्विजश्रेष्ठ, इहलोर्क अशीं कोणतीं धर्मकृत्ये आहेत कीं, जीं सदा सर्वदा आचरले असतां त्यांपासून भूतमात्राचे हिंसा (त्यांना पीडा) होत नाहीं ?

पराशर म्हणतातः—हे महाराजा, य कामीं तूं जो हा मला प्रभ केलास त्याच उत्तर ऐक. जीं कर्म हिंसाविरहित ह्याणजे निरुद्धी असून सर्वदा मनुष्याचे तारणच करितात, अशीं कर्म तुला सांगतो. गृहस्था-श्रमांतील अझींचा समारोप कसून व संसार-विवर्यी उदासीन व निश्चिन होऊन क्रमाक्रमाने मोक्षाला नेणाऱ्या कर्ममार्गीचा (योगाचा) जे आश्रय करितात, अशांना हीं तारक कर्म कोणतीं याचा आपोआप नीट बोध होतो; आणि असले लोक मेडे अद्भुतान्, विनीत,

मशील व तीक्ष्णदाट होत्साते सर्व कर्मापासून गोकळे होऊन जरारहित अशा स्थानाकडे गतात. राजा, सर्वाचा सारांश तुला सांगतो तीं, आपआपली विहित अशी धर्मकृत्ये उत्तम करारे आचरून व सत्य भाषण बोलून लोकांत नर्म व दारुण असे जे कांहीं कर्म मानिले ताते त्याचा त्याग केल्याने सर्वही वर्ण स्वर्ग-स्थान पावतात. या माझ्या बोलण्याच्याद्दल तू मुळाच संदेह धरू नका.

अध्याय दोनशे सत्याण्णवावा.

—००—

गतिवर्णन.

पराशर म्हणतातः—सर्व वर्णांस साधारण अस ज कल्याणाचे मार्ग आहेत, त्यापैकीं गरुसवा हा एक मुख्य आहे. पिता, स्नेही, गुरु गमपत्नी हीं सर्वही श्रेयोदायक आहेत. परंतु कोणाला ? जे कोणी अनन्यमक्त, प्रियवादी, हितबुद्धीचे व त्यांचे आज्ञेत वागणारे असतील अशांना ! जे कोणी भक्त्यादिगुणीन असतील अशांना नव्हे ? मनुष्यांना पिता व परम दैवत आहे. पित्याची पायरी मातेच्याही राची आहे, असे ज्ञाते म्हणतात. त्याचप्रमाणे, गानलैभाला हेतु जा गुरु तोही पित्याप्रमाणेच प्रष्ठ मानिला आहे. ज्यांनी इंद्रियांचे विषय वाधीन ठेविले आहेत, अशांनाच परमपदाची गासि होते. रणांगणांत जो राजपुत्र वध पावून

* प्रस्तुत अध्यायात केवळ श्लाङ्कांतील शब्दांमीच अर्थवोध होणे कठीण दिसल्यामुळे प्रसंगविशेषी श्रेकेचाढी संग्रह भाषांतरात केला आहे.

१ मूळांत ‘शानस्य लाभं परमं वदंति’ म्हणजे शानाचा लाभ सर्व लाभांत अेष्ट, असा सर्व भाषां-तरकारांनी अर्थ केला आहे. परंतु नीलकंठांनी ‘लाभं’ या शब्दावर ‘लभेण्टु’ अशी टीप देली आहे. तिला धरून आम्ही वरील अर्थ केला आहे; व तो अक्षम्य नाही असे आम्हांव बाटें.

बाणामीचे चितेवर वहन पावतो तो देवां-देह ठेवणे ही उत्तम सोय आहे. (कारण नाही अप्राप्य अशा लोकांस जातो व यथेच्छ तीर्थमरणाने मोक्षप्राप्ति होते.) आतां या स्वर्गभोग भोगतो. हे राजा, (रणांत कोणाला मारून नये तें सहजीं ओवाने तुला सांगतो.) एक-नेमलेले आयुष्य संपले असतां सहज-ठेवणे ही उत्तम सोय आहे. (कारण नाही अशा तीर्थांत मृत्यु येणे हा; या एक-नेमलेले आयुष्य संपले असतां सहज-गतीने (अशा तीर्थांत) मृत्यु येणे हा; या प्रकारे आपोआपच मोक्षप्राप्ति होते; आणि दुसरा प्रकार—अकाळी मुद्दाम देहन्यास करणे (गैरसावध असलेला), रोगी, जीवदान मागणारा व बाल किंवा वृद्ध एवढांना मारून जो दुसरा प्रकार आहे, त्यानेही अंतीं मोक्ष नंय. राजाने रणांगणांत जो राजपुत्र (क्षत्रिय) रथादि उपकरणांनी संपन्न, यद्वास उभा राहिलेला व आपली बरोबरी करणारा असेल अशावरच चाल करून जावे. युद्धनीतिशास्त्राचा अभियाय असा आहे की, रणांत आपले योद्धाचाचे हातून मृत्यु येणे ब्रेयस्कर होय. तोच आपणाहून हीन प्रतीच्या किंवा भिन्या किंवा कृपण प्रतिवीराच्या हातून मृत्यु येणे चांगले नव्हे. हे नरेंद्रा, पापमति, पापवर्तीने व नीच अशांचे हस्ते येणारा मृत्यु पापरूपच आहे व त्यापासून निश्चयाने नरकप्रसिद्ध केवळ भोगदेह असल्यामुळे यांत नवीन होय. हे राजा, तुला एक सिद्धांत संगतो की, ज्याचे भरले त्याला कोणीही वांचवू शकत नाहीं व ज्याची आयुष्यमर्यादा अवृशिष्ट आहे अशाला काळी ओढूं शकत नाही. पैकी पिशाचाचाच असतो व त्या देहाची आपणावर प्रेम करणारीं जीं आहेत अशापैकी कामगिरी संपली कीं तो मोक्षास जातो. कोणीही जर दुर्घट्याचा प्राण घेऊन आपले हे राजा, हा आत्महत्या करणाराला जो (तुमचे) रक्षण करीत असेल, तर अशांचे भोगदेह किंवा यातनादेह प्राप्त होतो, त्या त्या दुष्कर्मापासून निवारण करावे व त्याला देहांत शिरा, स्नायु, अस्थि यांचा समूह असून स्वच्छ सांगावै कीं, तुसा जरी मजविषयीं स्लेह शिवाय त्यांत किळसवाणे व अपवित्र असे अनेक असला तरी मला जगविण्यासाठी तूं दुसऱ्याचे पदार्थ असतात. त्याच्चप्रमाणे पंचमहाखंते, प्राण घेऊ नको. हे राजा, सारा जन्म गार्ह-दर्शेद्विये व त्यांचे विषय यांचाही त्यांत स्थृतीं आपण बंधुमुक्त व्हावे संयोग असतोच. अध्यात्मशास्त्राचांचे तर असे अशी ज्या गृहस्थांची इच्छा असेल, अशांनी लाणणे आहे कीं, हा देह केवळ अस्थिर्मतीर्थीचित क्रिया करून पुण्यनदीचे वाळवंटांमय असतो व त्या त्वचा व अस्थि यांत मेद-

मांस हें नसें. शिवाय त्याच्यांत सौंदर्यादि
गुण नसतात. आकार मात्र पूर्ववासनाबलाने
मनुष्यरूपाचाच असते; व हें शरीर त्याचे
धारकाने सोडून दिले म्हणजे चेतनारहित
होऊन हालचाल सोडून धरणीवर पडते
व त्याची घटक जीं पंचमहाभूते ती आपआ-
पल्या मूळसृपाला परतात. हे जनका, हा
पिशाचदेह केवळ भोगदेह असतो, ह्याणजे
यांत पुनर्जन्माचे उत्पादक असे नवीन कर्म
निर्माण हेत नसते. अर्थात्, असा एकच देह
संपला ह्याणजे पुढची पायरी मोक्षच यावी
असे माझे सांगण्यावरून उघड होते. परंतु,
पश्चिमांत तर वाराणशीं मेलेल्या ब्राह्मणा-
सही असले दहा यातनादेह प्राप्त झाले
अशी कथा आहे. तर ही कशी संभवते ?
कारण, पुनर्जन्माला कारक असे कर्म जर या
यातनादेहांत होत नाही, असा शास्त्राचा
सिद्धांत आहे, तर हे एकाहून अविक यातना-
देह त्या ब्राह्मणाला कसे यावे अशी शंका
तुजसारख्या विचक्षणाला येणे सहज आहे. तर
तिचे समाधान सांगते ते एक. काशसारख्या
क्षेत्रांत देह ठेवणाराला—देहांतरकारक असे कर्म
ज्यांत उत्पन्न होते असे नवीनं-नवीन देह येणे
जरी शक्य नाही, तरी त्यांने सत्तीर्थी देहन्यास
करण्यापूर्वी जर ब्रह्महत्या, गोहत्या वैगे
जन्मांतरप्राप्त अशी अनेक पापकर्म केलेली
असतील, तर त्यांचा हिशोब पुरा शालाच पाहिजे;
जांत अशा प्रकारचे असतात; ह्याणजे केवळ
व हा हिशोब पुरा करण्याकरितां त्याला त्या भोगदेह नसून कर्मदेह असतात; आणि
त्या कार्मानुसार प्रसंगी अनेक यातनादेह ध्यावे
लागत. कारण, जसा कोणी गृहस्थ पूर्वी करिताना वासना ज्या विषयांत गढली असेल
कंजबाजारी असतां हजारोंचा देणदार होता त्या विषयानुरूप बनतात. परंतु या देहांतराची
असे आपणांस माहीत होते; परंतु आतां तो गोष्ट तशी नाही. यांचे माणील वासनाविषयांशी
सर्वथा कर्जमुक्त झाला असे जर आपणांस सजातित्व नसून त्यांत नूतनकारक असे
विश्वसनीय पुराव्यावरून कळले तर त्यांने कर्मही उत्पन्न होत नाही; केवळ पूर्वपातकांचा
ते सर्व हजारही सावकार फेडले असलेच झाडा त्या देहाचे द्वारा पुरा झाला ह्याणजे ते

पाहिजेत असे हिशोबाने येते; त्याचप्रमाणे,
कोणीही प्राणी मुक्तीला गेला असे म्हणणे ह्याणजे
तत्पूर्वी त्याने यावत् पूर्वकर्माचा हिशोब पुरा
केला आहे असे मानणे भाग आहे; व तसें
त्याला वस्तुतः करावेच लागते. कारण, न्याय
हा कर्कशा असतो व तो कोणालाही उक्तला
नाही. याकरितां, काश्यादि तीर्थी देहन्यास
करणारांस अंतीं मोक्ष मिळणे हें जरी साध्य
आहे, तरी पूर्वीचा हिशोब पुरा करणे त्यांला
कर्धीही उक्तणार नाहीं; आणि याकरितां
त्यांनी मरण्यापर्वी त्या किंवा तत्पूर्वीच्या जन्मां-
तरांतही जीं जीं कर्म केलीं असतील त्यांचा
हिशोब पुरा करण्याकरितां देहांतरांतरे
भोगावीं लागतातच, ती सुट नाहीत; आणि याच
हिशोबामुळे पश्चिमारांतील ब्राह्मणास मक्ती-
पूवा दहा जन्म ध्यावे लागल्याचे लिहिले
आहे. आतां कोणी अशी शंका घेईल कीं,
पूर्वकर्माचे फेडीकरितां जर काशीत मरणारासही
देहांतरे घेणे सुट नाहीं, तर मग अन्यत्र
देहांतरे घेणे उत्तर असे आहे कीं, तीर्थीव्यतिरिक्त
त्यांचे उत्तर असे आहे कीं, तीर्थीव्यतिरिक्त
करणे याचे फलांत अंतर तें कोठे उरले; तर
ज्यांत उत्पन्न होते असे नवीनं-नवीन देह येणे
जरी शक्य नाही, तरी त्यांने सत्तीर्थी देहन्यास
अन्यत्र देहपात करणारास जे जन्म किंवा देह
करण्यापूर्वी जर ब्रह्महत्या, गोहत्या वैगे
प्राप्त होतात, ते एक तर नवीन नवीन देहांतीला
जन्मांतरप्राप्त अशी अनेक पापकर्म केलेली
ज्यांत नवीन नवीन देहांतीला कारण होणार असे कर्म ज्यांत निष्पत्त होत
असतील, तर त्यांचा हिशोब पुरा झालाच पाहिजे;
जांत अशा प्रकारचे असतात; ह्याणजे केवळ
व हा हिशोब पुरा करण्याकरितां त्याला त्या भोगदेह नसून कर्मदेह असतात; आणि
त्या कार्मानुसार प्रसंगी अनेक यातनादेह ध्यावे
तेही पूर्वकर्मानुसार असून शिवाय देहन्यास
लागत. कारण, जसा कोणी गृहस्थ पूर्वी करिताना वासना ज्या विषयांत गढली असेल
कंजबाजारी असतां हजारोंचा देणदार होता त्या विषयानुरूप बनतात. परंतु या देहांतराची
असे आपणांस माहीत होते; परंतु आतां तो गोष्ट तशी नाही. यांचे माणील वासनाविषयांशी
सर्वथा कर्जमुक्त झाला असे जर आपणांस सजातित्व नसून त्यांत नूतनकारक असे
विश्वसनीय पुराव्यावरून कळले तर त्यांने कर्मही उत्पन्न होत नाही; केवळ पूर्वपातकांचा
ते सर्व हजारही सावकार फेडले असलेच झाडा त्या देहाचे द्वारा पुरा झाला ह्याणजे ते

मावळतात व प्राणी तडक गतीस जातो. आतां, ही कीं, प्राणी जन्मास आला कीं त्याचे पाठो-या यातनादेहांत प्रसंगी देहांतरे झाल्यास एक पाठ मृत्यु निश्चयाने उभा असतोच; व त्याच-देह सुटला रे सुटला कीं दुसरा देह प्राप्त झाला प्रमाणे इंद्रियांचे साधनाने ज्या कर्मांचे लोक असें होत नाहीं. तर एका यातनादेहांतून सेवन करितात, तीं सर्वं सान्त किंवा नश्वर तो प्राणी सुटल्यावर, एखादा महामेघ ज्या- आहेत. हा निश्चय बाणला म्हणजे आपो-प्रमाणे आकाशांत भ्रमत राहतो त्याप्रमाणे कांहीं आपच देहादिकांविषयीं व संकल्पपूर्वक कर्मांकाळपर्यंत पुढील शरीर प्राप्त न होतां भ्रमत विषयीं अनासक्ति उत्पन्न होते.

राहतो, व पुढे जेव्हां अनुरूप असें स्थान त्याला आतां, राजा, कोणता प्राणी ब्रह्मलोकास आढळते किंवा लाभते तेव्हां तो पुनः जन्मास जाण्यास पात्र आहे हे त्याचे मृत्युकालावरून पावतो; आणि याप्रमाणे पापक्षय हेर्इपर्यंत हा टरविष्णवाची तुला खुण सांगतो. सूर्य उत्तराय-पिशाचात्मा मध्येच किरत राहतो,—तोपर्यंत णांत असतांना पुण्यनक्षत्रीं पुण्य महूर्तावर त्याला स्वरूपप्राप्ति होत नाहीं. कां कीं, स्वरूप- ज्याला मरण येते तो ब्रह्मलोकीं जातो असें सम-प्राप्ति किंवा आत्मप्राप्ति होण्यास मनाचा व जोवं, याखेरीज असल्या पुरुषाच्या अशा खुणा तन्मूलक वासनांचा क्षय झाला पाहिजे. कारण, आहेत कीं, मरण्याचे पूर्वीं जवळच्यांनात्याची इंद्रियांहून मन वरिष्ठ आहे आणि आत्मा हा खस्त खाली लागत नाहीं; शिवाय त्याचे पाप-मनाहून वरिष्ठ किंवा पलीकडे आहे.

कर्मांचा क्षय झालेला असतो; व त्याचे शक्ती-

हे राजा, येथपर्यंत मीं तुला प्राण्याच्या प्रमाणे तो अखेरपर्यंत पुण्यकर्म करीतच अधिकारभेदाची अपेक्षा नसतां केवळ पुण्यदेश- असतो: व त्याला मरण येते तें अपघातीं न विशेषीं दहन्याग झाल्याने मोक्ष प्राप्त होण्याची येतां सहजगति येते. विष्वप्रयोगाने, गळ-व्यवस्था करी ती सांगितली. आतां या कामीं अ- फासाने,आगीने,चोराचे हातून, किंवा कोणी मान धिकार-नारतम्याने व्यवस्था करी हे समजवि-कापून, अथवा हिन्दू पश्च दाढेत सांपडून याकरितां प्राण्याचे तारतम्य सांगतो. तें असें— मृत्यु येणे हे पामरांचे योग्य मृत्यु समजावे. हे या स्थावरजंगमात्मक जगतांत जे असंख्यविधि किंवा अशा प्रकारचे अपघाती मृत्यु पुण्य-भूत आहेत, त्यांत, हे राजा, जे जंगम म्हणजे पुरुषाचे वांडचास येत नाहीत. शिवाय, हे चल किंवा गतिमान् ते श्रेष्ठ. या जंगमांतही पुनः राजा, अशा पुण्यरीलाचे प्राण मरणोत्तर जे द्विपाद म्हणजे दोन पायांचे ते (पक्षी, मनु- सूर्यमंडल भेदून वर जातात; मध्यम पुण्याईचे या इ.) अधिक श्रेष्ठ. द्विपादांतही द्विज अधिक लोक असतील त्यांचे प्राण मध्यभागीं राहतात; श्रेष्ठ मानिले आहेत. द्विजांतही, हे राजेंद्रा, आणि दुर्गकर्म करणारांचे प्राण केवळ अंधों-जे प्रज्ञावान् आहेत ते श्रेष्ठ. प्रज्ञावानांतही गतीला जातात.

पुनः जे आत्मबोधयुक्त ते अधिक श्रेष्ठ. व हे राजा, एथवर मीं तुला स्थलकालांचे अशांतही जे मानरहित असतील ते अधिक अपेक्षेने सद्गति करी मिळते हें सांगितले. श्रेष्ठ. कारण, मोक्षाधिकारी होण्याला विवेक आतां स्थलकालांची अपेक्षा न न करितां सद्गति अवश्य आहे व हा विवेक प्राप्त होणे तो दर्प- कशाने मिळते तें सांगतो. राजा, पुरुषाला हानीशिवाय होवै.. नगहीं; व हा दर्प दूर. १ ऊर्ध्वे गच्छति स्वसंख्यमध्ये तिष्ठति-राजसा: होण्यास एक गोष्ठ मनांत राहिली पाहिजे ती जघन्युणवृत्तस्था अधो गच्छति तामसा:। (थीता.)

अज्ञान हा एकच मोठा प्रबल शत्रु आहे. याचे धर्माचा द्वेष किंवा निदान अवमान करितो व तोडीचा दुसरा शत्रु पुरुषाला नाहीं. मात्र हा कामावर नजर ठेवितो, अशाची अखेर त्या एकच शत्रु असला प्रबल आहे की, पुरुष कामबुद्धीमुळे फसगत होते. वा जनका, जो एकदा याचे तावडींत सांपडला कीं तो अति- कोणी विषयांविषयीं विरक्त राहून भूतमात्राला घेर व दारुण अशीं कर्म करितो. हे राजपुत्रा, दीपप्रमाणे स्नेहाने (तैलाने-पक्षीं प्रेमाने) या शत्रूला उल्थून पाढणे किंवा हुसकून संवर्धनीय असे मानून त्यांजकडे प्रेमाने मुरले-लावणे फार अवघड आहे; व तें साधण्याचा ल्याच दृष्टीने पाहतो; शांतपणे भूतमात्रास मार्ग हणजे वृद्धांची शुश्रूषा करून श्रुति- अन्न देऊन व मधुर बोलून सुखी करितो व विहित मार्गाचे आचरणाने प्रजास्तुपी बाणांचा स्वतः सुखदुःखांविषयीं सारखाच उदासीन मोळ्या युक्तीने त्यावर प्रयोग करावा, तेव्हां तो असतो, अशा पुरुषाचा परलोकीही गैरव दूर होतो, किंवा मरण पावतो. अशी मोठी होतो. हे भूपते, पुरुषाने दान आणि वैराग्य खटपट करावी तेव्हां तो नाहींसा होतो. आतां यांची प्रत्यक्ष मनोहर मूर्तीच बनून सरस्वती, हीं बाणस्थानीं योजली जाणारी प्रज्ञा करी नैमिष, पुष्कर हे व यांजसारखे जे पृथ्वीवर अन्य प्राप्त होईल तें सांगतो. प्रथम ब्रह्मचर्यपालन- पवित्र देश आहेत, अशा क्षेत्रीं जाऊन तेथे पूर्वक मोळ्या काटाने वेदाप्ययन करावें. नंतर पवित्रजलस्नानपानाने व तपस्येने आत्म-गृहस्थाश्रम स्वीकारून तेथें नित्य पंचमहायज्ञ शोधन करावें.

करून वंशस्थापना करावी. आणि नंतर मोक्षेच्छा ज्या कोणाचे प्राण घरचे घरींच जातात, धरून धर्मबुद्धीने वनांत जावे. उपभोगाचे अशांना बाहेर काढून तिरडीवर घालून स्पर्श-लोभाला गुंतून पुरुषाने आत्मनाश करून वेऊं नांत नेऊन तेथें श्रुतिमंत्रांनीं शवास शुद्ध नये, तर उपभोगाला लाथ मारून आत्म- करून त्याचें दहन करणे हा मार्ग प्रशस्त. कार्यार्थ वनांत शटकावें. बाचारे, चांडाळाचा कां इटि, पुष्टि, (पोषण) यजन, याजन, दान, जन्म होईना-चालेल; कारण, त्या योगाने इतर पुण्यकर्मांचे आचरण, शास्त्रांत जे उचित तरी मनुष्यत्व प्राप्त होणे हा कांहीं हलका- क्षणून पितृकार्य सांगितले आहे त्याचे यथासलका लाभ नव्हे. कारण, हे पृथ्वीपते, शक्ति अनुष्ठान या सर्व गोटीं मनुष्य स्वहिताचौंयायरीं लक्ष योनीपैकीं मनुष्ययोनि हीच साठींच करीत असतो. (त्या केल्याने त्याचे अशी पहिली योनि आहे कीं, जीमध्ये आले हितच होते.) हे नंद्रा, धर्मशास्त्रे, वेद व असतां शुभ अंशा कर्मचे योगाने मनुष्याला वदाचीं पडेंगे हीं सर्व निर्मल आचरणाचे पुरु-आत्मतारण करितां येते. (यास्तव, चांडा- पास कल्याणप्रद होतात.

छाचा कां जन्म होईना, मनुष्यत्व आहे एवढे भीम सांगतात:- हे नरशेषा, येथवर पुरे आहे.) हे प्रभो, या मनुष्ययोनीचे महत्त्व भीं जे तुला सांगितले, तें सर्व महात्मा पराशर असे आहे कीं, तें ज्यांचे लक्षांत आले असे मुनि यांनीं विदेह राजांचे कल्याण व्हावें या पुरुष आपण या योनींत येऊन इजपासून ब्रह्म बुद्धीने त्याला पूर्वकालीं सांगितले.

होऊं नये म्हणून श्रुतीची आज्ञा प्रमाण मानून
तदनुसार धर्मचरण करीत असतात. जो कोणी
पुरुष अशा या दुर्लभ मनुष्ययोनींत येऊनही।



अध्याय दोनशें अङ्गचाणवावा-

—०:

पराशरगीतासमाप्ति.

भीष्म सांगतातः—युधिष्ठिरा, नंतर मिथिला- दत्त भृणून उमे राहते. जे शुद्धात्मे व आत्म-
धिपति जनकाने महात्मा पराशराला धर्माचे साक्षात्कारी आहेत अशांना कर्मफलांपासून
कामीं अत्यंत श्रेष्ठ सिद्धांत किंवा निर्णय यासंब- केवळांही क्रेश हेत नाहीत; परंतु जे
धाने पुनरपि पथ केला.

जनक हणाळा:—हे महामते ब्रह्मन्, खेरं त्यापारांविषयीं वेसावध राहतात आणि
श्रेय कोणते, तशीच खरी गति कोणती, कोणती त्यांचे खेरं स्वरूप ओळखीत नाहीत व
गोष्ट केलेली केवळांही नाश पावत नाहीं, व व्यावाईट दोन्ही गोष्टीत ज्यांचे चित्त सार-
काणते स्थळीं पोंचला असतां प्राणी परत येत खेच गढून असते, अशांना मोर्टे भय प्राप्त
नाहीं, तें मला सांगावे.

पराशर सांगतातः—वाचारे, कशाचाही असून क्रोध ज्यांने पूर्णपणे जिकला आहे,
संग न करणे (सर्व गोष्टीपासून अलिस असा मनुष्य विषयाचे गर्दीत उभा असला तरी
राहणे) हें सर्व कल्याणाचे मूळ आहे; आणि, त्याला पाप लागत नाहीं. शास्त्रांने आंखून
हे ज्ञानस्वरूपा जनका, ज्ञान ही परमगति दिलेल्या मर्यादेने बांधिलेला धर्मसूपी जो सेतु
होय. सुक्षेत्रांत पेरलेले बीं कर्धीं नाश पावत आहे तो कर्धींही ढांसळत नाहीं; आणि ज्या-
नाहीं, व त्याप्रमाणेच यथाविधि आचारलेले प्रमाणे पुढे सेतु हणाजे बांध घातला असतां
तप कर्धींही फकट जात नाहीं. ज्या वेळेस त्यामुळे मागील पात्रांत पाण्याचा सांठा
कोणीही पुरुष अधर्मस्य पाश तोडून धर्मावर वाढतो, त्याप्रमाणे या धर्मसेतुचे योगाने
प्रेम करू लागतो आणि प्राणिमात्राला अभय- कर्त्यांचे पूण्य व तप यांचा सांठा वाढतो.
दान देतो, त्या वेळीं त्याला सिद्धि प्राप्त होते. ज्याप्रमाणे निर्मल सूर्यकांत मणि केंद्रीभवनाने
जो सहस्रावधि गाई व शतावधि अश्व दान सूर्यगत तेज आपले अंगीं ओढून घेतो, त्याच
देऊन सर्व भूतांना अभयदान देतो अशाला प्रकारे, हे राजव्याघ्रा, जीव हा समाधि-
सर्वत्र अभयप्राप्ति होते. जो खरा बुद्धिमान बलांने ब्रह्माव आपले डिकाणीं प्रकट करू
आहे तो विषयांच्या भरवाजारांत बसला शकतो. ज्याप्रमाणे निरनिराक्ष्या जातीचे
असतांही न बसल्यासारखा अलिस असतो; सुंगवि पुण्यांशी तिळांचे दाण्यांचा संत्रोग
आणि जो दुर्बुद्धि असतो तो विषय सन्त्रिय केला असतां त्या जातीचे पुण्यांतील सौभ्य
नमूनही त्यांत गढल्याप्रमाणेच असतो. पाणी सुंगवि त्या तिळांचे डिकाणीं उत्पन्न होतो, त्याच-
.जसे कपलपत्राला चिकटू शकत नाहीं, तसा प्रमाणे मनुष्यांचे अंतःकरणाला ज्या मानाने
शहाण्याला अधर्म चिकटू शकत नाहीं; शुद्ध करणे रे धर्मसंस्कार अधिकाधिक होत
परंतु जो मूर्ख आहे त्यास-लांकडाला लाख जातील, त्या मानाने त्यांचे डिकाणीं संस्थ-
चिकटावी त्याप्रमाणे—पाप अधिकाधिकय गुजाचा उदय होऊ लागतो. जेव्हा पुरुपाला
चिकट. जातें. पाप हें कर्त्याला त्यांचे कल मोक्षसुखाची आवड उत्पन्न होते, तेव्हा खीं
ओगवावे या कारणास्तवच निर्माण झालेले संपत्ति, पदवी, वाहने व. नानाप्रकारच्या

आदरातिथ्याच्या क्रिया या सर्वावर तो पाणी सोडितो; व विषयसंगतीने त्याचे बुद्धीला भेद हेईनासा होतो. परंतु, राजा, ज्या मनुप्याची बुद्धि विषयासक असते त्याला त्याचे खरे आत्महित केव्हांच कळत नाही; आणि त्याचे मन जिकडेतिकडे विषयांत गढलेल्याने सुखभोगतो. अमिहोत्रादि कर्माचा जों जों पसारा वाढवावा तों तों क्लेश वाढतात. त्याचे उलट-त्यागादिकांनी हा पसारा संकोच पावल्याने सुखास कारण होतो. शिवाय, हे अमिहोत्रादि पसारे परोपयोगी द्याणजे अनात्ममृतजीं इंद्रियें त्यांचे तृप्तिसाठीं आहेत; त्याग किंवा संन्यास तो मात्र खरे आत्महित करणारा आहे. ज्याप्रमाणे कमलाचे देंठाला लागलेला चिखल तेव्हांच धुऱ्युन जातो, त्याप्रमाणे मन हें निश्चय केला असतां लवकरच पुरुषाच्या आत्म्याभोवतींची आपली चिकाई सोडिते. प्रथम मनच आत्म्याला योगान्मुख करिते; आणि कांहीं कालांने तो योगी या मनाला आत्म्यांत लीन करितो; व याप्रमाणे मनाचा अडथळा निवारला द्याणजे तो सिद्धबनून सर्वोपाधिरहित अशा आत्म्याच्य साक्षात्काराला पावतो. जो इंद्रियांचे तृप्तिनाहीं वरे, मृत्यु हा पुरुषाच्या अभिप्रायाची साठीं झगतो, तो वास्तविक परक्यासाठीं श्रम वाट पहात बसत नाहीं. अर्थात्, मनुष्य हा करीत असतो. परंतु मोहामुळे आपण स्वकार्यच सर्वदा मृत्युच्या जबड्यांत उभा आहे असे करीत आहों अशी त्याची भावना असते व याधरून चालले पाहिजे; व यामुळेच त्यांने मुळे कफलत: तो स्वहितापासून च्युत होतो. गति सदासर्वदा धर्माचरण करीत असावें हें चांगले तीन प्रकारच्या आहेत: अधोगति, तिर्यगति आहे; आणि भृणूनच, पुरुषाला आज जरी व परागति म्हणजे स्वर्गात गति. यापैकीं—जो मोक्षाची वाद उघड दिसत नसर्ली ज्ञाता असतो त्याचे आत्म्यास सुकृतबलांने तरी त्यांने गुरुवचनावर विश्वास ठेवून परागति पास होते; व इतर मूढ अस-सर्वदा योगाचा अभ्यास करीत रहावें, द्याणजे तील त्यांचे आत्म्यास अधोगति किंवा तिर्यगति यापैकीं नेत्रहीन असाही मनुष्य संवयीचे बला-गमति यापैकीं कोणती तरी कर्मतारतम्यांने वर घरांत वापरतो, त्याचप्रमाणे हा पुरुषही प्राप्त होते. पक्क्या माजलेल्या मठक्यांतून ज्याअभ्यासबलांने ज्ञानी होऊन अखेर मोक्षप्रमाणे कोणताही द्रव पदार्थ शिरपत नाहीं, गतीला पौचतो. जन्म हाटला कीं मरण त्यावरो- (किंवा त्या मठक्याला वाधा करूं शकत वर ठेविलेले आहे व पुनः मरणापाठेपाठ नाहीं,) त्याचप्रमाणे-हें शरीर तपोमीने जाळून जन्महीलगलाच आहे. अरी स्थिति असल्यांने—पक्के ज्ञाल्यावर मग त्यांने ब्रह्मलोकापर्यंतही जो मोक्षधर्माचे कांसेला लागला नाहीं तो विषयमोग भोगले तरी तें बाध पावत नाहीं-

ते वाटेल त्या वस्तुचा उपभोग घेत निर्बाध करीत नाहीं, त्याचप्रमाणे जो प्राणी एकवार राहते. जो कोणी विषयभोग भोगतो त्याला संसारसागराचे परतीरास पोंचला तो पुनरपि ब्रह्मसुखाचा भोग खचीत मिळत नाहीं. परंतु त्या महार्णवांत पडण्याची इच्छा करीत नाहीं. जो शरीरी विषयभोगाचा त्याग करितो, तोच (मुक्तास पुनर्जन्म कारण नाहीं.) ज्याप्रमाणे ब्रह्मसुख भोगण्यास समर्थ होतो. जन्मांथाला एखादी नौका अगाध जलांत बुडाली तरी ज्याप्रमाणे मार्ग दिसत नाहीं, त्याचप्रमाणे तिचे दोरखंड कोऱ्याच्या हातीं असलें झाणजे अज्ञानरूप धृक्यांत गुरफटून जाऊन केवळ त्याचे योगाने तो त्या नावेस वाटेल तशी शिश्र व उदर यांचे सुखांत गढलेला जीवात्मा खेचून वर काढितो, त्याचप्रमाणे हें शरीर स्वस्वरूपास ओळवीत नाहीं. समुद्रावर उदीम (व त्यांतील जीवीही) जरी संसारसागरांत करणारे व्यापार्यांस ज्याप्रमाणे मूळ भांडव-गंगेच्या खात असलें तरी सुसंस्कृत मन हें योगलाचे मानाने कायदा मिळतो, त्याच प्रकारे रुपी सूत्राच्या योगाने त्याला खेचून परतीरास या संसाररूप समुद्रांत वापरणे जे जीव आहेत पोंचवू शकते. ज्याप्रमाणे समुद्राच्या आस-त्याना कर्म आणि ज्ञान यांचे त्यांजपाशी जसे पासच्या इतर सर्व नव्या समुद्रांत मिळून लब भांडवल असेल तशा मानाने पुढील गति पावतात, त्याचप्रमाणे योगांत गढलेले मन आ-मिळेल. हें जग अहोरात्रमय ह्यणजे कालप्रधान पल्या. सर्व विषयांसह मूळ प्रकृतीत लय पावते. आहे; आणि या जगांत मृत्यु हा जेरेच्या ज्यांची मने अनेक प्रकारच्या विषयप्रेमरूपी रूपाने हळूडळू संचार करून, सर्व ज्याप्रमाणे पाशांनी जखडली आहेत, असे अज्ञानांत गढवायु गिळतो त्याचप्रमाणे भूतमात्रास गट करीत लेले मनुष्य नदींत बांधलेल्या वाळूच्या घराचालतो. जन्मास आलेला प्राणी स्वतः केलेल्या प्रमाणे नाश पावतात. या शरीर नामक गृहांत कर्मीचे कळ मिळवीत असतो. सुख किंवा त्या शरीरांसंबंधी जे नामरूप ते आत्मधर्म दुःख यांतील एकही गोष्ट ज्याचे त्याचे कृती आहेत असेल त्याला इहलोकीं व परलोकींही सुख कर्म सर्वदा त्याचे जवळ उर्भी असतात. ज्याप्रमाणे एकवार समुद्र तरून परतीराला पोंचलेला मनुष्य पुनरपि समुद्रांत उडी टाकण्याची इच्छा

? या श्लोकाचा अर्थ नीलकंठांनी अंमळ खोले केला आहे व तोही ग्रास आहे. तो अर्थ असा—‘विषयांचा प्रकाशक असा जो साक्षिचैतन्यभूत आसा आहे तो विषयसुख कर्त्त्वाच भोगत नाहीं, हा निश्चय समजावा. मग हे भोगतो कोण म्हणून विचारील, तर जो वैराग्य प्राप्त आले असतां विषयांचा त्याग करू पाहतो असा जो जीवात्मा तोच विषयसुख भोगतो.’ व या अर्थाचे पुष्टर्थ ‘द्वा सुपर्णा’ ही प्रसिद्ध श्रुति दिली आहे.

१ सत्त्व, रजस् व तमस् या तिन्ही गुणांचा समप्रमाणाने जो मिलाफ त्याला प्रकृति अशी संज्ञा आहे.
२ सत्त्व, रजस् व तमस् या तिन्ही गुणांचा

व वाप कोणीही आपणास कांहीं देत नाहीं; करून कोणतेही कार्य आरंभितो त्याचे तें तर आपण जर पूर्वी कांहीं दान केले असेल कार्य कसत नाहीं. प्राणी आईचे गर्भात उप-तर तेंचे आपण परलोकीचे मार्गाला निघालो शिथ झाला रे झाला कीं त्याने पूर्वजन्मी असतां आपणास शिधेरीप्रमाणे वारें उप-केलेलीं शुभ व अशुभ अर्शीं उभय प्रकारची योगीं पडते. सारांश, प्राण्याला त्याचे स्व-कर्म त्याचे पुढे उमीराहतात; आणि करवतीने कृतीचेच फल उपयोगीं पडते. जनका, माता, कापलेल्या लांकडाच्या भुशाला ज्याप्रमाणे पुत्र, पिता, प्राता, भार्या व मित्रजन हे वायु उडवून दूर नेतो, त्याप्रमाणे त्याच्या प्राण्याचे उदयाला कितीसे कारण आहेत कर्मनुसूप मृत्यु त्या प्राण्याचे कांहीं चालूं हाणशील तर, एखाद्या सोन्याचे नाण्यावर न देतां सर्वनाश करणाऱ्या कालाच्या साहाने छापलेल्या शिक्काच्या रेखा जितपत त्या त्याला त्याच्या नाशाकडे ओढून नेतो. नाण्यास किंमत आणण्यास कारण हेतात मनुष्याने पूर्वजन्मींज्या मानाने शुभ किंवा अशुभ तितपतच! (त्या नाण्याला जी किंमत येने ती कर्म केले असेल, त्याच मानाने त्याला रूप, प्रधानतः त्याचे सोन्याचे अस्सलपणानेच येते, सुवर्ण, पशु. संतति, उच्चनीच कुल, द्रव्य मुद्रेने येत नाहीं; मुद्रेने येती तर तोच द्वाप किंवा वैभव हीं सर्व प्राप होतात.

खापराच्या तुकड्यावर मारिला असतां त्याला भीष्म सांगतात:—धर्मा, याप्रमाणे ज्या कोणी मोहरेची किंमत देत नाहीं, हें आपण वेळीं विचारशील पराशरांनी त्या जनकाची पाहतों.) याच न्यायाने, प्राणी जो लोकांत त्याने विचारिलेल्या विषयाचे संबंधांत खरी उदयास येतो, तो आपल्या अटृष्टाचे बळानेच खरी समजूत घातली, त्या वेळीं तिच्या योगाने येत असतो. मातापितादि त्या अभ्युदयाला त्या धर्मवेत्यांत श्रेष्ठ अशा जनकाला अत्यंत कारशीं कारण नसतात. वरीं किंवा वाईट जीं आनंद झाला.

कांहीं कर्म प्राण्याने पूर्वी केलीं असतील तीं

यथाकाल त्याचेकडे भोगार्थ येतात; आणि

त्यांचे फलभोगाची वेळ येऊन टेपली कीं,

आत्मा हा बुद्धीला त्यांचे भोगाविषयीं प्रेरणाच

करितो. जो आपली मुख्य भिस्त स्वतःचे प्रयत्ना-

वर ठेवून केवळ सौलभ्यार्थ म्हणून दुसऱ्याचे

साह घेतो, अशाचा कसलाही यत्न केवळाही फसत पऱ्या या गोष्टीची सर्वदा प्रशंसा करीत असतात,

नाहीं. ज्याप्रमाणे सूर्याचे किरण सूर्याला केवळाही तर ही गोष्य आपणास करी काय संमत आहे?

सोडीत नाहींत, त्याप्रमाणे जो शूर, धीर व शहाणा

असून मन द्विधा न करितां सर्व जीव लावून तुला एक पुरातन इतिहास—साध्यदेव व हंस

किणतेही कृत्य करितो, अशाला लक्ष्मी केवळाही यांचा झालेला एक संवाद उत्तरादाखल सांगतो.

सोडून जात नाहीं. जो भला मनुष्य आस्तिक्य-

बुद्धि व व्यवसायपरता यांची दृढ कांस असा जो ब्रह्मदेव तो पक्षिकुलोत्तम हंसाचे

धरून घेऊन बाळगितां मोठ्या धोरणाने व स्वरूप घेऊन सर्वत्र पर्यटन करीत असतां

योग्य उपायांचा किंवा साधनांचा स्वीकार त्याची व साध्य नामक देवांची गांठ पडली.

अध्याय दोनशे नव्याण्णवावा.

—०—

हंसगीता.

युधिष्ठिर विचारतो:—पितामह, विदान्

पुरुष हे लोकांमध्ये सत्य, इदियदमन, क्षमा व

साह घेतो, अशाचा कसलाही यत्न केवळाही फसत पऱ्या या गोष्टीची सर्वदा प्रशंसा करीत असतात,

नाहीं. ज्याप्रमाणे सूर्याचे किरण सूर्याला केवळाही तर ही गोष्य आपणास करी काय संमत आहे?

भीष्म सांगतात:—युधिष्ठिरा, या कामीं मी

असून मन द्विधा न करितां सर्व जीव लावून तुला एक पुरातन इतिहास—साध्यदेव व हंस

किणतेही कृत्य करितो, अशाला लक्ष्मी केवळाही यांचा झालेला एक संवाद उत्तरादाखल सांगतो.

सोडून जात नाहीं. जो भला मनुष्य आस्तिक्य-

बुद्धि व व्यवसायपरता यांची दृढ कांस असा जो ब्रह्मदेव तो पक्षिकुलोत्तम हंसाचे

धरून घेऊन बाळगितां मोठ्या धोरणाने व स्वरूप घेऊन सर्वत्र पर्यटन करीत असतां

योग्य उपायांचा किंवा साधनांचा स्वीकार त्याची व साध्य नामक देवांची गांठ पडली.

त्या वेळीं साध्य हाणाले, “ हे पाक्षिराज, तांही जो रागास न येतां उलट आनंद आम्ही साध्य नामक देव आहूं. आपणांस मानितो, तो विजवणाराचे पुण्य आपलेकडे मोक्षासंबंधी पूर्ण माहिती असल्याचा लौकिक ओढून घेतो. ज्याचे तडाक्यांत मनुष्य दुसऱ्यावर आहे, याकरितां आम्ही आपणांस मोक्षधर्मां दोषारोप करितो व दुसऱ्याला तिरस्काराने संबंधी प्रश्न करितो. हे पक्षिवरा, आमचे ऐकि बोलून अप्रिय होतो असा जो जाज्वल्य क्रोध, वांत असे आहे कीं, आपण मोठे पंडित असून त्या कोधाचे जो खोल बुद्धीचा व निर्मस्ती आपले भाषण फार शहाणपणाचे असरें, व पुरुष आनंदित मुद्रेने नियमन करू शकतो, आपली भलाईकी सर्वत्र ऐकू येते. तर, हे पक्षि- तो दुसऱ्याचे पुण्य आपलेकडे ओढितो. स्वतः वर्या, कोणती गोष्ट आपण सर्वांत श्रेष्ठ समजतां? माझी कोणी कितीही निंदा करो, मी कसें तें उलट व आपले मन कोणत्या गोरीत रमतें? त्याचे उत्तर हाणून करीत नाहीं. मला किती वेळां कोणी प्रमाणे, हे विहेंद्रा, अनेकविध कार्यापैकीं ताडन करो, मी त्याबद्दल क्षमाच करितो. कारण, जें तुमच्या मतें अत्यंत श्रेष्ठ असून, ज्याचे थोर लोकांचे म्हणणे असे आहे कीं, क्षमा, सत्य, आचरणाने पुरुष तत्काल सर्व बंधांपासून मुक्त सरलपणा व निरुपद्वीपणा हे श्रेष्ठ गुण होते. होतात, असे जें असेल, तें आम्हांस समजासत्य हें सर्व वेदांचे रहस्य आहे, सत्याचे रहस्य दम हें आहे व दमाचे रहस्य मोक्षप्राप्ति वून सांगा.”

हंस उत्तर करितो:—देवहो, माझ्या ऐकि- हें आहे, असे सर्व शास्त्रांचे सांगणे आहे. जो वांत श्रेष्ठ कार्य हाणजे हें आहे कीं, पुस्ताने कोणी वाणीचा वेग, क्रोधरूपी मानसिक वेग, स्वधर्माचरण, बाह्यद्रियदमन, यथार्थ भाषण कोणत्याही कार्यांतेचा वेग आणि क्षुधा व व चित्तजय करून हृदयस्थ रागादिक ग्रंथांचा कामवासना यांचे वेग कितीही उघ्र असले तरी द्येद करावा व कोणत्याही गोष्टीबद्दल हर्ष सोसूं शकतो, त्याला मी खरा विचारी व बाह्यण किंवा खेद करणे हें स्वार्थीन ठेवावे. कोणा- असे समजतो. रागीट लोकांपेक्षां शांत मनुष्य लाही मर्मभेदक किंवा कठोर असे बोलेण बोलू विशिष्ट होय, असहिष्णूपेक्षां सहनशील विशिष्ट, नये; नीचापासून शास्त्ररहस्य समजून घेऊ माणुसकी नसणारापेक्षां माणुसकी असणारा नये; आणि ज्या वाणीच्या योगाने दुसऱ्याला श्रेष्ठ, व अज्ञान्यापेक्षां ज्ञानी श्रेष्ठ होय. आपली क्लेश हेतालि अशा तर्हेची जळ- कोणी निर्भर्तना केली असतां आपण उलट करू जळीत व नरकाला नेणारी वाणी कोणालाही नये; म्हणजे अशा रुपाने आपण आवरलेला बोलू नये. कारण, मनुष्याच्या मुखांतून जे कोध आपोआप आपल्या निंदकाला जाळून शब्दरूपी वाण निघतात, ते दुसऱ्याच्या नेमके त्यांचे पुण्य तेवढे हिरावून अणितो. ज्यावर मर्मस्थानींच जाऊन लागतात व त्यांच्या कोणीं कितीही शब्दवृत्ति केला तरी जो उलट आघातानें तो मनुष्य रात्रिदिवस तडफडत राहतो. रुक्ष किंवा प्रिय कांहींच बोलत नाहीं; तसाच याकरितां शहाण्यानें असले वाण दुसऱ्यावर ज्यावर कोणीं कसाही हळा केला तरी जो धैर्यच सोडू नये. कदाचित् दुसरा कोणी असे निंदा- धारितो-परत हळा करीत नाहीं; इतकेच नव्हे, रुपी वाग्बाण आपणावर सोडून आपले मर्म- तर आपणास अपकार करणाराचे वाईट व्हावे छेतन करू पाहील तर अशा वेळीं आपण इतके सुख्दां चिंतीत नाहीं, अशाच्या रनेहाचा शांतच रहावे; कारण, लोक विजवीत अस- देव देवील लोभ धरितात. जो पुरुष दुसऱ्याने

स्वतःचा अपमान, ताडन, किंवा निंदा केली ज्ञान्याने त्या अपमानाला अमृततुल्य समजून असतां असल्या दुष्टाना भल्याप्रमाणे लेखून क्षमा संतुष्ट ब्हावें. अशा योगाने, ज्याचा अपमान करितो, त्याला मोक्षसिद्धि प्राप्त होते. मला केला गेला तो (ज्ञाता) तर मुख्यानेच झोप स्वतः जरी कोणतीही गोष्ठ कमी नाहीं तरी मी घेतो, परंतु त्याचा अवमान करणारा मात्र योरांची उपासना करितो. क्रौंध किंवा तण्णा हीं नाश पावतो. जो मनुष्य कोधाचे अधीन मला उचलून धरीत नाहींत. मी लोभाविष्ट होऊन होऊन यज्ञ करितो, दान देतो, तपाचरण धर्माचा मार्ग सोडून जात नाहीं, किंवा एखाद्या करितो अथवा हवन करितो, त्याचे सर्व पुण्य विषयलाभासाठी विषयांमाणे लागत नाहीं. यम हिरावून घेतो व त्यामुळे त्याचे सर्व श्रम मला कोणी शाप देवो,—मी उलट शाप देत व्यर्थ होतात. हे देवश्रेष्ठहो, ज्याची उपस्थ, नाहीं. कारण, दम हें मोक्षप्राप्तीचे द्वार आहे उदर, हस्त व वाणी हीं चार द्वारे दावांत हें मला पूर्ण माहीत आहे. देवहो, मी तुझाला असतात, तो धर्मवेत्ता समजावा. सत्य, दम, एक अतिशय मेंडे गुह्य सांगतो. तें हें कीं, सरलता, निरुपद्रवीपणा, धैर्य व सहिष्णुता मनुज्यननाहून श्रेष्ठ असे त्रैलोक्यांत कांहींही यांचे सेवन करून जो मनुष्य स्वाध्यायनिरत, नाहीं. मेघपटलांतून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे निस्पृह व एकांतवासी होतो, तो उर्ध्वगतीस पापांतून मुक्त होऊन निर्मल झालेला ज्ञानी जातो. गायीचा वत्स ज्याप्रमाणे चारही स्तन मनुष्य विमेपणाने सिद्धीच्या कालाची वादनिःरेष चोखून घेतो, त्याप्रमाणे या सर्व मधुर पहात रहातो व केवळ वैर्यबलानेच सिद्धि गुणांचा मीं आचरणपूर्वक पूर्ण अनुभव घेतपावतो. जो सर्वांस पूज्य वायतो, जो उत्तम तल्यावरून असे सांगतो कीं, सत्याहून पवित्र-कुलांत जन्मला असून या ब्रह्मांडस्फूर्त मंडपाला तम असे मला अन्य कांहींही आढळत नाहीं. उचलून धरणाऱ्या स्तंभाप्रमाणे धैर्यवान् असतो मी मनुष्यांत व देवमंडळींत फिरून त्यांना व ज्याचे नांव निघतांच लोक मोळ्या प्रेमानें असे सांगत असतों कीं, बापहो, समुद्र तर-त्याच्या गोष्ठी बोलतात, असा जो आत्म एयास साधन जरी नौका, तसाच स्वगरोहणास विजयी मनुष्य तो देवत्वाला पोंचतो. मत्सरी सत्य हा जिना आहे. मनुष्य ज्या प्रकारच्य लोक दुसऱ्याच्या गुणशून्यतेचे उद्भाटन कर- मनुष्यांत बसेल, किंवा जशांची परिचर्या करील, एयास जे- ने उत्सुक असतात, तेसे ते दुसऱ्यांत किंवा जसे व्हावं छाणून मनांत बळकट इच्छा जर कांहीं चांगले गुण असले तर ते बोलून धरील, तसा तो होईल. ज्याप्रमाणे शुभ्र वस्त्र दासविष्ण्यास तथार नसतात. ज्याची वाणी ज्या जातीच्या रंगांत घालावं त्या जातीचा व मन हीं क्षांत असून सर्वदा ईश्वरसेवे रंग घेऊन उठते, न्याप्रमाणे मनुष्य हा सज्जन, लावलेलीं असतात, तसेच जो वेद, तप व दृजन, तपस्वी किंवा चोर यांपैकीं ज्याची वैराग्य यांचा अवलंब करितो, त्याला सर्व सेवा करील त्याचा गुण घेऊन उठतो. देव कांहीं मिळते. कोणी मृत्युं जर आपली निंदा सदा साधूंशी बोलतात, पामर लोकांच्या विष-किंवा अपमान करील, तर शहाण्याने उलट यांस ते ढुकून देखील पहात नाहींत. कारण, त्याच्या तोंडीं लागून त्याला नसंन महाच्च देऊ विषयांकडे पहावें तों ते सर्व चंद्र किंवा वायु नये, किंवा आपलाही कमीपणा करून घेऊ विषयांचे क्षयवृद्धिरील आहेत; आणि हें नये. दुसऱ्याने आपला अवमान केल्यास विषयांचे इंगित ज्याला कळते, तोच ज्ञाता

समजावा. हृव्यांत राहणारा जो अंतर्यामी पुरुष तो रागद्वेषशून्य होऊन सन्मार्यांनें चालूं लागला असतां देव त्यावर प्रसन्न होतात. जे सर्वदा शिश्रव व उदर यांचे तृप्तीं गढलेले असतात, शिवाय ज्यांची वाणी कठोर व प्रवृत्ति परस्वापहाराकडे असते, अशा मनुष्यांनी मार्गेपुढे आपले अंगाचे हे दोष झाडले तरीही देव त्यांना ओळखून त्यांची संगति दुरुन टाळितात. नीचबुद्धि, सर्वमक्षी व दुष्कर्म अशा मनुष्यांचे हातून देवांचा संतोष होणे नाहीं; जे पुरुष सत्यवती, कृतज्ञ व धर्मनिष्ठ असतील, अशांशी देव परिचय टेवितात. न बोलणें हें बोलण्यापेक्षां अधिक चांगले ही पहिली गोष्ट; दुसरी—बोलणेच तर सत्य बोलावें; हें वाय-फळ बोलण्याहून अधिक चांगले; सत्य बोलणेही धर्माला धरून असावें ही तिसरी; आणि सत्य व धर्मयुक्त असूनही तें श्रोत्यास प्रिय असावें ही चौथी म्हणजे त्याचेहीवरची पायरी होय.

साध्य विचारितात:—हा लोक कशानें शांकला आहे ? व हा कशामुळे उदयास येत नाही ? स्नेहांत अंतर कशानें येते ? व मनुष्य स्वर्गीस कां जाऊ शकत नाही ?

हंस उत्तर करितात:—हा लोक अज्ञानांनें आच्छादिला किंवा शांकला आहे; परस्परांतील मत्सरबुद्धीमुळे हा उदयास येत नाहीं; लोभ कारण पुढे आणितात कीं, या जगाला ईश्वर (आपमतलच) हा स्नेहांत अंतर आणितो; म्हणून कोणी तरी असलाच पाहिजे. त्याआणि विषयसंगामुळे मनुष्य स्वर्गीस पोंचत नाहीं. शिवाय जीवाला मुक्ति करी मिळेले ?

साध्य विचारितात:—ब्राह्मणापैकी एक-हा योगवाचांचा विचार ज्ञाला. आतां, ताच कोण आनंदात राहूं शकतो ? चारचैघांत संख्यमतापैकी जे पूर्ण विचार करणारे ब्राह्मण राहून मुका कोण राहतो ? शरीरानें दुबळा आहेत, ते आपले मताच्या पुष्टवर्थ असें ह्याण-विसेत असतांही समर्थ कोण असतोः व यांपैकी तात कीं, इळोकीं प्रथम सर्व ऐहिक विषयांचे कलहांत कोण पडत नाहीं ?

हंस उत्तर करितात:—ब्राह्मणापैकी जे ध्यानांत येऊन नंतर त्याचे डिकार्णी विषयां-प्राज्ञ असेल तोच एकटा आनंदात असतो; बद्दल वैराग्य बाणले असतां देहत्यागानंतर प्राज्ञ असेल तोच व्याहंत असतांही गप्य असतो; तो उघडघ भुक्तील्य पावतो; दुसरा मार्ग त्याला

प्राज्ञच दिसावयास दुर्बल असतांही समर्थ असतोः व प्राज्ञाचा कोणारीही कलह होत नाहीं.

साध्य प्रश्न करितात:—ब्राह्मणांचे देवत्व कशांत आहे? तसेच त्यांचे साधुत्व कशांत आहे?

असाधुत्व कशांत आहे? व मनुष्यत्व कशांत आहे?

हंस उत्तर करितात:—ब्राह्मणांचे देवत्व वेदाध्ययन करण्यांत आहे; व्रतावरण वरणे

असाधुत्व आहे; परनिंदा हें त्यांचे मनुष्यत्व आहे. व मृत्यु हें त्यांचे मनुष्यत्व आहे.

अध्याय तीनशेवा.

—०—

योगवर्णन.

युधिष्ठिर विचारितोः—पितामह, आपण सर्व धर्मांसंबंधी पूर्ण माहितगार आहां. याकरितां, धर्माला धरून असावें ही तिसरी; आणि सत्य हे कुरुप्रेष्ठ, संख्यार्थ व योगमार्ग या दोन मार्गांत भेद काय तो मला कृपा करून सांगा.

भीष्म संगतात:—हे अरिमर्दना, जे सांख्य-वारी ब्राह्मण आहेत, ते सांख्यमार्गांची प्रशंसा करितात; योगमार्गी आहेत ते योगमार्गांची प्रशंसा करितात; आणि आपआपल्या पक्षाच्या मंडनार्थ दोषेही सबळ अरीं योग्य कारणे सांगतात. योगमार्गबद्दल ज्यांनी पूर्ण विचार केला आहे ते आपल्या पक्षाबद्दल असें सबळ मत्सरबुद्धीमुळे हा स्नेहांत अंतर आणितो; म्हणून कोणी तरी असलाच पाहिजे. त्याआणि विषयसंगामुळे मनुष्य स्वर्गीस पोंचत नाहीं.

साध्य विचारितात:—ब्राह्मणापैकी एक-हा योगवाचांचा विचार ज्ञाला. आतां, ताच कोण आनंदात राहूं शकतो ? चारचैघांत संख्यमतापैकी जे पूर्ण विचार करणारे ब्राह्मण राहून मुका कोण राहतो ? शरीरानें दुबळा आहेत, ते आपले मताच्या पुष्टवर्थ असें ह्याण-विसेत असतांही समर्थ कोण असतोः व यांपैकी तात कीं, इळोकीं प्रथम सर्व ऐहिक विषयांचे परिणाम किंती नीरस आहेत हें जीवाच्या नीट

ध्यानांत येऊन नंतर त्याचे डिकार्णी विषयां-प्राज्ञ असेल तोच एकटा आनंदात असतो; बद्दल वैराग्य बाणले असतां देहत्यागानंतर प्राज्ञ असेल तोच व्याहंत असतांही गप्य असतो; तो उघडघ भुक्तील्य पावतो; दुसरा मार्ग त्याला

नाहीं. असा मोक्षशास्त्रासंबंधी सांख्यांचा निष्पाप होत्साते मोक्षपदाला जातात. किंवा, अभिपाय आहे. (या प्रकारें उभयही पक्षीं जसे सशक्त हरिण जाव्यांत सांपडले असतां सबळ अशीं कारणे दाखविलीं जातात.) तें जाले जोराने तोडून पुनरपि खुल्या निर्मळ आणि ज्या वेळीं उभय पक्षीं सारख्याच तोलाचीं वाईने जातात, त्याचप्रमाणे योगी लोक योग-अशीं साधक प्रमाणे प्राप्त असतात, त्या वेळीं, बलाने लोभादि सर्व बंधनापासून मोक्षक्ले होऊन जो पक्ष आपल्याला मनापासून इष्ट असेल निर्मळ व कन्याणप्रद अशा मोक्षमार्गाला त्याचीं पोषक वचने तीच स्वीकारावीं. आतां पोंचतात. हे राजा, जाव्यांत सांपडलेले हरिण तुझ्यासारखे जे शिष्टमान्य लोक असतील जर दुर्बल असतील तर ते निश्च्रांत जाव्यांतच त्यांनीं कोणत्याही पक्षाच्या शिष्टांच्या मनाला मरतात; त्याचप्रमाणे, योगाचे पूर्ण बळ नस-मान यावा हें योग्य आहे. हे युधिष्ठिर, योग-लेल्या पुरुषांची स्थिति होते. किंवा, हे कुती-मार्गी जे आहेत, ते आपल्या मताचा पुरावा पुत्रा, ज्याप्रमाणे जाव्यांत सांपडलेले मासे ख्यान-धारणा-समाप्तिरूपाने प्रत्यक्षच अनु-बलहीन असल्यास वध पावतात, त्याचप्रमाणे भवास आणून देतात. वरे, सांख्यादी जे दुर्बले लोक योगाचे भानगडींत पडले असतां आहेत, ते वेदावरून आपल्या मताचा पुरावा नाश पावतात. किंवा, हे अरिमद्दना, दुर्बल निश्चित दाखवितात. याप्रमाणे देवांचेही मुंदे पक्षी सुक्षम अशा जाव्यांत गुरफटले असतां समबल असल्यामुळे मी बोधानाही मान देतो. टिकाणींच मरतात, मात्र बळकट असतील तर राजा, हे उभयही मार्ग शिष्टसंमत असून, मुक्त होतात; त्याचप्रमाणे, योगमार्गांत पडते पूर्णपणे समजून घेऊन जर कोणी त्यांचे णारे लोक जर अबळ असतील तर ते कर्म-यथाशास्त्र अनुष्ठान करील, तर ते त्याला परम-पासून उत्पन्न होणाऱ्या बंधनांतच गुरफा-गतीला पोंचवितील यांत शंका नाही. शिवाय, ठें राहून नाश पावतात आणि सबळ अस-हे निष्पापा, या उभयही मार्गांत पवित्रता, तप, तील तरच सुविनात.

भूतदया व व्रतधारण या गोष्टी सारख्याच मान्य राजा, ज्याप्रमाणे अमीची बारीकसारीक आहेत; भेद काय तो स्थान्या पद्धतींत आहे. फुणगी तिच्यावर दणगठ लांकडांचा दडणा

युधिष्ठिर विचारतोः—पितामह, जर पवि-पडला असतां त्यांखालींच दबून जाते, त्या-त्रता, व्रतधारणा व भूतदया या गोष्टी व त्याचे प्रमाणेच दुर्बलाची योगांत दशा होते. परंतु फल हीं उभय मार्गांनाही सारखींच संमत आहेत, तीच फुणगी जर सुंदवाने वायूचे योग्य साझा तर मग उभयतांच्या फद्धतींतच तेवढे अंतर मिळाल्याने फुलून प्रदीप झाली आणि तो कां हें मला सांगा.

भीम संगतातः—योगमार्गी जे आहेत, पृथ्वीलाही हां हां हां म्हणतां जाळून टाकण्यास ते योगबलाने फक्त राग, मोह, स्नेह, काम व समर्थ होतो; त्याचप्रमाणे, योग्याला जर क्रोध या पांच दोषांना जिंकून मोक्षाला योग्य साहा मिळून त्याचा योगाभ्यास जेवरावून जातात. ज्याप्रमाणे जाव्यांत सांपडलेले जंगी तो झगझगीत व बलाढ्य झाला, तर मग तो मासे जाले तोडून पुनरपि जलांत शिरतात, प्रलयकालींचे सुर्योप्रमाणे स्रवं जगाला आपल्या त्याचप्रमाणे योगमार्गी लोक या राग-योगतेजाने शोषून टाकण्यास समर्थ होते. मोहादिकाचे जाले योगबलाने तोडून हे राजा, ज्याप्रमाणे एखाड्या निःशक्त मनुष्य

पाण्याच्या जोरदार प्रवाहांत सांपडला असतां हटकूम तो लक्ष्यवेद कारितो, तसा योगी हा प्रवाह त्याला ओढून नेतो, त्याचप्रमाणे दुर्बल जर योगांत पूर्ण एकाग्रतेने गढून राहिल तर योग्याला बळकट विषय जबरीनं खेंचून नेतात. तो मोक्ष आपलासा करील यांत संशय नाहीं. वरें, त्याच प्रवाहाला हत्ती रोंखून धरू शकतो; एखाद्या मनुष्याचे डोक्यावर तेलाने तंत्रोत्तंत त्याचप्रमाणे दांडगा योगी हा कितीही विषय भरलेले भांडे देऊन त्याला जर जिना चढाअसले तरी त्यांचे निवारण तेव्हांच करू शकतो. वयास सांगितले, तर तो आपले मन हे पार्थी, ज्याचे अंगीं पूर्ण योगसामर्थ्य बाणले अत्यंत निश्चल करून जेव्हां चालेल तेव्हांचे असते ते सर्वथा स्वतंत्र होऊन त्यांना प्रजापति, तेल न सांडतां त्याला जिना चढणे शक्य कृषि, देव किंवा पंचमहाभूते यांपैकी वाटेल त्यांत होईल; त्याचप्रमाणे, राजा, जेव्हां योगी अशा संचार करितां येतो. राजा, या प्रकारे उयांचे प्रकारे व इतके तनेने आपले मन योगांत निश्चल अंगीं अपरिमित योगतेज खेळू लागले, त्यांचे ठरवील, तेव्हांच त्याचा आत्मा निर्मल स्वाक्षर्य इतके दांडगे असते कीं, प्रत्यक्ष यम होऊन सूर्यप्रमाणे लखलखू लागेल. किंवा, किंवा खवळलेला अंतक अथवा भयंकर पराक्रमी राजा, एखादी नौका दुर्घम महासागरांत घातली मृत्यु यांची कोणार्हीं मात्रा त्यांजपुढे चालत असतां तिचे सुकाणू धरणारा जेव्हां शिकस्तीने नाहीं. हे भरतश्रेष्ठा, पूर्ण बलाद्य योगी दक्ष राहून ती वागवील, तेव्हांच तो समुद्र आपले योगाने आपल्याप्रमाणेच हजारं हजार तरुन जाईल; त्याचप्रमाणे, हे कुंतीपुत्रा, दुसरे देह प्रकट करून त्या देहांनीं सर्व तत्ववेत्ता योगी जेव्हां इतक्या दक्षपणे आपले पृथ्वीही आच्छादून टाकू शकतो. वरें, त्याची योगबलाने अखंड आत्मानुसंधान राखील, लहर लागल्यास कांहीं काळपर्यंत त्यांपैकी नेव्हां तो प्रकृत देहाचा त्याग केल्यावर दुर्गम कांहीं देहांनीं वाटेल तसा विषयोपभोग घेऊन व अशा पदाला प्राप होईल. अथवा, हे पुरुषश्रेष्ठा, पुनरपि उग्र तपश्चर्या करून, सूर्य ज्याप्रमाणे रथांत बसून एखादा धनुर्धर शिकारीला निघाला आपले पसरलेले किरण पुनः आवरुन घेतो असतां त्याचा सारथि जर रथाला निवडक त्याप्रमाणे ते सर्व देहतो आवरुन घेऊ शकतो. हे पार्थिवा, याप्रमाणे ज्याचे अंगांत योग पूर्ण बळावला तो सर्व बंधनांना जिंकून हटकून योग्याला नाहीं. तिळमात्र संशय नाहीं.

हे मनुष्येद्द्रा, ज्या योगाभ्यासाने असले परमपदाला बिनचूक व तात्काळ पट-सामर्थ्य अंगीं येते, त्या योगांपैकीं कांहीं सूक्ष्म रहस्ये मी तुला उदाहरणार्थ सांगता. हे राजा, योगांपैकीं धारणा व समाधिहीं अर्गे सर्वांत गूढ वृत्तिरहित होऊन पाहतो, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन पुण्यवंताना प्राप होणाऱ्या निराओहेत. यांची समजूत पदण्यासाठी मी तुला फार मय स्थानाला मिळतो. हे अतुलविक्रम धर्मा, वारकाईने योग्य दृष्टीं सांगतों, तो ऐकून घे. जो योगी अहिसादि महावतांचे पूर्ण पालन तिरंवाज जसा अतिशय दक्ष राहून कवळ करून आपले योगबलाने आपल्या सूक्ष्म एकौशं नम करून लक्ष्यावर नेम धरिता तेव्हांच आस्थ्याला नाहि, कंठ, मस्तक, हृवय, ऊर,

बरगड्या, नेत्र, कर्ण, नासिका यांपैकीं वाटेल ज्ञात्या ब्राह्मणांचा हा राजमार्ग आहे खरा, त्या ठिकाणी पके सिळ्डून ठेवू शकतो, तो परंतु तो प्राकृतांस अत्यंत दुरीग आहे. यामुळे, तात्काळ पर्वतपायाही शुभाशुभपूर्ण कर्म असलेले हे भरतश्रेष्ठा, या मार्गानें घडपणे निमावून तरी त्यास जाळून आपले योगबलाने इच्छेस एखादाच जाऊ शकतो. हे नृपाला, भुजंग येतांच मुक्त होतो.

युधिष्ठिर विचारितोः—पितामह, कोणत्या भरलेले, बिकट, कंटकपूर्ण, अनजलरहित, प्रकारचा आहार केल्याने व कशाचा जय वणव्याने ठिकठिकाणी जळून गेलेले व कांहीं केल्याने योग्याला बळ चढते, तें आपण ठिकाणीं अत्यंत निविड असून चोरव्यांनी घेर-मला सांगावे.

भीष्म सांगतात:—नुसत्या कण्या किंवा जर्से कोणाही तरुणाळा कर्तीनच आहे, तसाच निःसन्त्व अशी पेंड किंवा इतर सिंधतारहित प्रकार या योगमार्गाचा आहे. या मार्गात अनेक पदार्थ खाणारा योगी योगबलास चढतो. किंवा, संकरें भरलेली आहेत, यामुळे या मार्गाला हे शत्रुमर्दना, योगी जर एकच जोधव्यांच्या लागून सुखरूप पल्लवास पौचाणारा ब्राह्मण कण्यांची आंबील—तींत तूप वैगेर ओषट कांहीं अत्यंत विरळच आढळतो. बाबारे, एक वेळ न टाकितां-दीर्घकाल भक्षण करीत राहील, वस्तन्याचे तीळण धारेवर देखील उभे राहवेल;—तर त्या आहाराचे गुणाने त्याचे मन निर्मल होत जाऊन त्याचे अंगीं बळ चढेल. अथवा, तो योगी जर कांहीं पक्ष, महिने, झूत, संवत्सर, किंवा दिवस केवळ दूध घाटलेले पाणी पिऊन राहील, तरी त्याला बळ प्राप्त होईल. अथवा, हे नंदेदा, तो जर सदासर्वकाळ मांसवर्ज्य आहार करील, तरीही शुद्ध होत जाऊन योगबलास चढेल. हे पार्थिवा, या प्रकारचा आहार ठेवून, आणि काम, क्रोध, शीत, उष्ण, पर्जन्य, भय, शोक, श्वास, (प्राणवायु,) तसेच पुरुषाला पुर्नर्जन्म, सुख, दुःख हीं सर्व सोडून जातात. प्रिय असे शब्द व विषय, त्याचप्रमाणे स्त्री-संगाचे अमार्दी उत्पन्न होणारे दुर्जय असें अस्वास्थ्य, तरीच धोर विषयतृष्णा, स्त्रादि पदार्थांचे संयोगाने हाणारे सुख, तरीच अनिवार निद्रा किंवा आल्स या सर्वास जिंकून महात्मे व महाप्राज्ञ असे योगी वीतराग होऊन व अध्ययन याचे बलाने बुद्धिद्वारा सूक्ष्म अशा आपले आत्म्याला उद्दीपित करितात.

१ योगमार्गात ध्यान स्त्रणजे ध्येयाकार होऊन रहाणे व २ अध्ययन स्त्रणजे प्रणवजप.

व इतर सर्पजाति यांनी व्याप्त, खांचखल्यांनी लेले अशा एखाद्या अरण्यांतून निभावून जाणे वस्तन्याचे तीळण धारेवर देखील उभे राहवेल;—परंतु ज्यांनी आपले अतःकरण शुद्ध केले नाहीं, अशांला योगधारणेवर राहण हें साधणे अत्यंत कठीण आहे. बरे, ही धारणा जर विष-डली तर, नावाड्यावांचून नाव जशी महाराहील, तरी त्याला चालली असतां आंतील उतारूना समुद्रांत चालली नेऊन टाकिते, तशी त्या गोग्याला भलत्याच गतीला नेऊन पौचविते. बाकी, जर कोणी या तीव्र धारणेवर यथाविधि स्थिर राहूं शकेल तर मग त्याला मात्र मरण, पुर्नर्जन्म, सुख, दुःख हीं सर्व सोडून जातात. धर्मा, मीं जे हें योगाचे रहस्य सांगितले, तें निरनिराले ग्रंथांत जेथे जेथे योगासंबंधी विषय निघाला तेथे प्रवर्शित केलेले आहे. अशा या योगाचे सिद्धीचीं उच्चम उवाहरणे ब्राह्मणमंडळीत आढळतात. ही सिद्धि स्त्रणजे ब्रह्मार्दी समरस होऊन जाणे होय; आणि हे महात्म्या युधिष्ठिरा, हीं सिद्धि ज्याचे अंगीं बाणली त्या योगिराजाला वेवाधिप ब्रह्म-देव, वरदराज विष्णु, शंकर, यमर्थम, कार्तिक-स्वामी, महाप्रमाणवराली आणमकपिलादि

ब्रह्मपुत्र, घोर असें तम, विशाल रजस्, निमंल असें सत्त्व, पराप्रकृति, देवी सिद्धि, वरुणस्त्री (आपै), सर्व तेजे (तेजै), मोठे धैर्य(पैर्थ्यी), आकाशांतील निर्मल तारायुक्त चंद्र, विश्वेदेव, उरग, पितर, सर्व पर्वत, घोर समुद्र, सर्व नद्या, सजल मेघ, नाग, बृक्ष, यक्षगण, दिशा, गंधर्वसमूह, पुरुष, स्त्रिया यांपैकीं वाटेल त्याचे रुपांत शिरतां येते व वाटेल तेव्हां त्यांतुन तात्काळ सुटां येते.

हे नरेदा, ही योगासंबंधी तुला सांगित-लेली कथा महाशक्तिमान् जो परमात्मा त्याशी संबद्ध असल्यामुळे ही मोठी शुभदायक आहे. असो; अशा प्रकारचा हा योगिराज सर्व सृष्ट पदार्थाहून श्रेष्ठ होऊन प्रत्यक्ष नारायणस्वरूपच होतो; आणि प्रत्यक्ष नारायणाप्रमाणेच ही सर्व पांचभौतिक सृष्टि संकल्पमात्रानें निर्माण करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी येते.

अध्याय तीनशे पहिला.

—::—

सांख्यकथन.

युधिष्ठिर विचारतोः—राजन्, ज्ञानी अंतिम मर्यादा ही तत्त्वदृष्टीने जाणून; तसेच, लोकांस मान्य असा हा योगमार्य शिष्यांचे हे वक्तव्येष्ठा, सुख-सुख ज्याला म्हणतात, कल्याण इच्छिणाऱ्या गुस्तप्रमाणे मला आपण त्याचे खरे तत्त्व काय आहे हें जाणन; त्याच-योग्य व उत्तम प्रकारे विशद करून सांगितला. प्रमाणे, वेळ येऊन ठेपली असतां सतत विष-आतां सांख्यमार्य जाणण्यावियां माझा प्रश्न येच्छा करणारांना कोणते दुःख प्राप होते, आहे. त्रैलोक्यांतील यच्चयावत् ज्ञान आप-तसेच नीचयोनीत अथवा नरकांत पडणारांचे दुःख काय आहे, स्वर्गवासांत गुण कोणते सायंत प्रतिपादन मला कृपा करून सांगा.

भीष्म सांगतातः—महासमर्थ कविलादि कोणते आहेत, वैदिक पद्धतींत गुण कोणते मुनीनी—ज्यांना आत्मतत्त्वाचे पूर्ण ज्ञान ज्ञाले आहेत, ईश्वरांचे ज्ञान करून देणाऱ्या योग-आहे अशा सांख्यमार्गी लोकांच्या गहन मार्गात गुण-दोष कोणते आहेत, सांख्यमार्गात मतांचे क्लेले विवेचन मजपासून ऐक. हे दोष कोणते आहेत, गुण कोणते आहेत, हें सर्व ज्ञान; त्याचप्रमाणे सत्त्वाचे अंगचे १ आनंद, २ प्रीति, ३ उद्देश, ४ प्राकाश, ५ पुण्यशीलता, ६

१ त्याला पृथ्वी, २ प्र, तेज ह्या तीनही तत्त्वांचा ज्ञय प्राप होतो.

मानवश्रेष्ठा, या पंथांत कसल्याही प्रकारच्या संशयांना जागा नाहीं. तसेच यांत गुण वहुत असून देवांचा सर्वथा अभाव आहे. (इतर पद्धतींत असणारे देव यांत नाहींतसे केले आहेत.) राजा, या पंथाचे स्वरूप असें आहे की, यांत ज्ञानाचे बळानें यावत् विषयांतील दोष तेवढे वेचून काढिले आहेत, आणि सर्व विषय सदोष आहेत, असें त्यावरून सिद्ध केले आहे. ते विषय कोणकोणते म्हणशील तर ऐक.

मनुष्यमात्राला दुर्जय असणारे सर्व विषय, प्रिशाचांचे सर्व विषय, रजोगुणसंबंधी सर्व विषय, तसेच यक्षांचे सर्व विषय, उरगांचे यावत् विषय, गंधर्वांचे सर्व विषय, पितरांचे सर्व विषय, त्याप्रमाणेच पश्चादि तिर्यक् योनीत संचार करणारांचे सर्व विषय, गरुदप्रभृति पक्ष-गणांचे विषय, मरुदूणांचे विषय, राजर्षींचे विषय, तसेच ब्रह्मर्षींचे विषय, अमृतांचे विषय, विश्वेदेवांचे विषय, देवर्षींचे विषय, योगेश्वरांचे विषय, प्रजापतींचे विषय व ब्रह्मदेवाचे विषय हे सर्व विषय जाणून; त्याचप्रमाणे, इहलोकीं पदार्थमात्राला प्राप होणाऱ्या आयुष्याची

पदार्थमात्राला आंतिम मर्यादा ही तत्त्वदृष्टीने जाणून; तसेच, विश्वेदेवांचे विषय, देवर्षींचे विषय, योगेश्वरांचे विषय, प्रजापतींचे विषय व ब्रह्मदेवाचे विषय हे सर्व विषय जाणून; त्याचप्रमाणे, इहलोकीं तसेच नीचयोनीत अथवा नरकांत पडणारांचे दुःख काय आहे, स्वर्गवासांत गुण कोणते आहेत, दोष कोणते आहेत, वेदवादांत दोष

ज्ञान; त्याचप्रमाणे सत्त्वाचे अंगचे १ आनंद, २ प्रीति, ३ उद्देश, ४ प्राकाश, ५ पुण्यशीलता, ६

संतोष, ७ त्रद्वालुता, ८ सरलता, ९ त्यागशिलता, | याचप्रमाणे घाण हें गंधगुणांशीं संयुक्त आहे; १० ऐश्वर्य हे दहा गुण; त्याचप्रमाणे रजाचे ओन्हे शब्दाशीं, रसना ही रसाशीं, शरीर हें अंगचे १ आस्तिकत्व, २ अकार्पण्य(औदार्य) स्पर्शाशीं, वायु हा आकाशाशीं व मोह हा ३ सुखदुःखसेवन, ४ भेदबुद्धि, ५ पौरुष तमाशीं संयुक्त असून लोभ हा अर्थाशीं ६ कामक्रोध, ७ मद, ८ दर्पद्वेष, ९ परनिदा संबद्ध आहे. याच प्रकारे विष्णुचा गतीशीं, हे नऊ गुण (धर्म) ओळखून; तसेच तमाचे शक्राचा बलाशीं, अनलाचा जठराशीं, पृथ्वीचा अंगचे १ तम, २ मोह, ३ महामोह, जलाशीं, जलाचा तेजाशीं, तेजाचा वायूशीं, तामिस, ४ अंध, ६ निद्रा, ७ प्रमाद, ८ वायूचा आकाशाशीं, आकाशाचा महत्त्वाशीं आलस्य हे आठ धर्म समजून घेऊन; त्याच- (अहंकाराशीं), महचन्त्वाचा बुद्धीशीं, बुद्धीचा प्रमाणे बुद्धीचे अंगचे महत, अहंकार व पांच तमाशीं, तमाचा रजाशीं, रजाचा सत्त्वाशीं, तन्मात्रा असे सात जाणून; तसेच मनाचे मन सत्त्वाचा आत्म्याशीं, आत्म्याचा परमात्मा जो व श्रोत्रादिपंचक असे सहा गुण जाणून; तसेच देव नारायण त्याशीं व नारायणाचा मोक्षाशीं आकाशाचे १ आकाश, २ वायु, ३ तेज, संश्रय आहे; मोक्ष मात्र सर्वथा स्वतंत्र आहे. ४ अप्, ६ पृथ्वी हे पांच गुण; तसेच बुद्धीचे तो कशाचाही संश्रय करून नाहीं. कारण, १ संशय, २ निश्चय, ३ गर्व, ४ स्मरण हे मोक्ष ही निर्विकल्प वस्तु असल्यानें ती आपचार गुण जाणून; तसेच १ अप्रतिपत्ति, लेच सामर्थ्यानें उभी आहे; तिला परावलंबाचे (अज्ञान), २ विप्रतिपत्ति (अंशतः विज्ञान), कारण नाहीं.

३ विपरीतप्रतिपत्ति (विपरीतज्ञान) हे तीन हे राजा, मोक्ष असा स्वतंत्र ह्याणजे सर्व तमाचे धर्म, प्रवृत्ति व दुःख हे रजाचे देवन वासनामय सृष्टीशी फट्कून असल्यामुळे त्याचा धर्म व प्रकाश हा सत्त्वाचा एकच एक धर्म हें आश्रय करणारा हजारो हजारांत एखादाच जाणून, व या सर्व गुणांची व विषयांची प्रकृति- निधतो. कारण, मोक्षाकडे प्रवृत्ति होणे हें फारच लयाचे वेळीं काय वाठ हेते ती खरीखरी ध्यानांत विकट आहे. कां कीं, ती होण्यास-आत्मा हा आणून व आत्मतत्त्वाच्या सत्य स्वरूपाचे विचार- निष्पाप व उदासीन असतो हें त्याला समजले पूर्वक आलोचन करून-तात्पर्य, अशा प्रकारे पाहिजे; व तें समष्टियास्तव कांहीं गोष्टीचे शास्त्रज्ञान व अनुभव यांनी युक्त होऊन, मोक्षो- सत्यस्वरूप त्यानें जाणले पाहिजे. त्या गोष्टी पयोगी जे सांचिक भाव तद्रूप त्यांचे चित्र अशा कीं, स्वप्रांत विद्यमान असणारा बुद्धिशाळे ह्याणजे हे सांस्यमार्गानुसारी भाविक लोक सत्त्वमय लिंगदेह हा १ प्राण, २ श्रद्धा, ३ आकाशांत सवत्र परसणाऱ्या सुक्षम वायूप्रमाणे आकाश, ४ वायु, ५ तेज, ६ जल, ७ पृथ्वी, १२ कवा रविकिरणांप्रमाणे शुभ अशा मोक्षपदास ८ इंद्रिय, ९ मन, १० अन्न, ११ वीर्य, १२ प्राप्त होतात. मोक्षाची एवढी थोरवी कां तप, १३ मंत्र, १४ कर्म, १५ लोक व असें म्हणशील, तर तो मात्र स्वतःसिद्ध आहे. १६ नाम या सोळा गुणांनी व्याप असून, वाकी या चराचरसंष्टीतल यावत् भाव परा- शिवाय त्या देहाचे उत्पत्तीस कारणभत असा पेक्षी आहेत किंवा परस्परसंबद्ध आहेत; कसे स्वभाव ह्याणजे त्यांचे प्राकर्म व चेतना ह्याणजे ते पहा-दृष्टि ही रुग्णाशीं संयुक्त आहे; ह्याणजे तदवभासिका धीर्वृत्ति हीं त्याचा आश्रय करून दृष्टि आहे तर रूप आहे, नाहीं तर तें कुकट. असतात; व ज्याचे ठिकाणीं पापाचा संपर्क नाहीं

असा आत्मा हा मध्यस्थ झणजे अलग असतो, स्वप्रवेहांतील सृजि ज्याप्रमाणे केवळ वासनाप्रपञ्च असून आत्मा हा असंगच असतो, त्याचप्रमाणे दुसऱ्या झणजे जाग्रत् किंवा स्थूल देहाला आहे, व नानाप्रकारचे योग कसकसे सावावे, भासणारा हा सर्व विषयात्मक प्रपञ्ची जीवांच्या विषयवासनाचे फल आहे, व तो प्रतीयमान गोटी तामसी वृत्तीचे प्राण्यांना रमणीय रूपाच्या करून देणारी जी इंद्रिये व त्यांचे सर्व विषय दिसतात, त्याच सात्त्विक वृत्तीचे लोकांस निंय हे आत्म्याचे टिकाणी परमार्थतः: नसून केवळ दिसतात; आणि आत्मज्ञानी सांख्य तर मोक्ष-अज्ञानांने आरोपित आहेत; आणि आत्मा असंग प्राप्तिरूप महालाभ करून देण्याचे कार्मी त्या व निष्पाप आहे. प्राण, अपान, समान, व्यान सर्वथा अप्रशस्त समजतात. चंद्रसूर्यानाही व उदान हे पांच प्रसिद्ध वायु व या पांचांना ग्रहणरूपांने भयंकर पीडा होते; आकाशांतील अधोभागी नेणारा एक व ऊर्ध्वभागी नेणारा तरे तुटून खाली पडतात; ज्यांना नक्षत्रे एक मिळून सात वायु, व त्यांचे पुनः कर्म-ह्यणातात तीही ब्रह्मण पावतात; जी आपले-विभागानुरोधांने सात सात भेद असे हे अनंत कडून एक जन्म काशमर्ची एकत्र जोडलीं पोटभेद आहेत. या अज्ञानमूलक भेदांचा अशा स्त्रीपुरुषांचे जोड्यांना दुःखकारक वियोग उच्छेद तत्त्वज्ञानांने च केला पाहिजे. राजा, प्राप्त होतो; प्राणिमात्रे स्वार्थसाठी दुष्ट रीतीने आपणास सर्वदा सुखांतच लोळत आहेतसे एकमेकांला तोंडांत टाकण्यास पाहतात; वाला वाटणारे प्रजापति, कृष्ण, धर्मांतील श्रेष्ठमागर्नि वर्षेत प्राण्यांस गाढ अज्ञानांत रहावे लगते; जाणारे अनेक पुरुष, सपर्वि, अनेक राजविंशी, ह्या देहामांगे अशुभ असा मृत्यु सर्वदा लाग-मेठाले देवर्षीं व सूर्यतुल्य ब्रह्मर्षीं हे सर्वही लेलाच आहे; आणि राग व मोह यांचे घाले दीर्घकालांने कां होइना—आपआपल्या ऐश्वर्या-मुमुक्ष्यावर वारंवार येत असतात. अशा परिपासून ब्रष्ट होतात! सृष्टींतील प्रचंड भूत-समुदायांचाही नाश होतो;—पापाचरणी अस-व श्रुतीचे साहाय्यांने मोक्षांचे दुर्लभत्व पक्कील त्यांस अशुभगति प्राप्त होते; आणि जे ध्यानांत आणन मोक्षबुद्धीचा आश्रय कर-पातकी यमाचे राज्यांतील वैतरणी नामक णारा असा मनुष्य हजारोंत एखादाच नवींत पडतात, त्यांस घोर दुःखे भोगावीं लाग-तात. कर्मचे वैचित्र्यामुळे प्राण्यांस नाहीं नाहीं तसेच्या चमत्कारिक योरींत वाईट वाईट जन्म असतो. अप्राप्त विषयांबद्दल मनुष्याचे मनांत त्यांच्या संयोगांने निर्मिलेल्या अति अमंगल व स्नायु यांनी भरलेल्या, मज्जा व लागतात; आणि गर्भस्थितींत असतां—उदासीनीही बनतो. विषय तेथून मोठे घातक हजारों शिराजालांनी व्यापून गेलेल्या, मज्जा आहेत; मेलेल्याच्या वेहाची स्थिति फार अमंगल होते; गृहस्थाश्रम करून बायकापोरांत यांच्या संयोगांने निर्मिलेल्या अति अमंगल राहण्यापार्यी अनेक प्रकारचीं दुःखे सोसावीं अशा नऊ दरवाज्बांच्या (देहसूपी) गांवाचे लागतात; ब्रह्महत्या करणाऱ्या पतितांना आंत जेथे शेवूढ, मूत्र, विष्टा यांचे तीव्र दुर्गंध-मुक्त घपकारे चालले आहेत आणि रक्त व मागते ही झण प्रसिद्धच आहे!

१ ‘भुताला भूत झोबते व पानग्याला पीठ

अत्यंत दारुण गति प्राप्त होते; त्याच- पितामह, आपण मध्ये जो देहदोषांचा उड्डेल प्रमाणे जे दुष्ट ब्राह्मण मयपानासक होतात केला, ते असे देहदोष आपले अवलोकनात किंवा गुरुपत्नीशीं गमन करितात, त्यांना कोणते आले आहेत तें मला नीट सांगा. अतिशय वाईट गति मिळते; आणि जे कोणी कारण, मला त्यांसंबंधे संशय आहे.

आपले जननीरीं योग्य वर्तन ठेवीत नाहीत भीष्म उत्तर करितात:—हे अरिसूदना, किंवा या लोकांत देवता आहेत अशा समजास मोक्षमार्ग जाणणारे जे कपिल व तदनुयायी अनुरूप असें वर्तन ठेवीत नाहीत, अशा प्रका- विचारशील सांख्य आहेत, ते या देहांत पांच रच्या अशुभकर्मी लोकांस दुर्गति प्राप्त होते, दोष असल्याचे सांगतात. ते दोष ह्याणने १ असें ज्ञानानें स्पष्ट समजते. नीच योनीं गेले- काम, २ कोध, ३ भय, ४ निद्रा, ९ श्वास ल्यांना निरनिराळ्या अनेक गति प्राप्त होतात; हे पांच होत. जेवढे म्हणून देहधारी आहेत, एकाच वेदांत अनेक प्रकारचे वाद सांगितले त्या सर्वांचे ठिकाणी हे पांच दोष आढळतातच. आहेत; कृतु हे पालटत जातात; संवत्सरांना (आतां ते दूर करण्याचे उपायही एक.) ज्ञाते व मासांनाही क्षय आहे; पक्ष व दिवस यांनाही पुरुष क्षमेच्या योगानें क्रोधाचा उच्छ्वद करि- क्षय असतात; चंद्राची क्षयवृद्धि तर प्रत्यक्षच विसर्वे; समुद्राची भरती व ओहोरीही दृष्टीसा पट्टेच; द्रव्याचाही क्षय होतो, प्रसंगी पुनरपि बृद्धीही होते; संयोग आहे तेंचे त्याचा क्षय ह्याणने वियोग हा ठेवलेलाच असतो; कालाची मोठमोठे पर्वत, मोठमोऱ्या नद्या, पण त्यांचाही क्षय होतो; वर्णाचाही क्षय होतो; इतकेच नव्हे, तर पुनः पुनः क्षयाचाही (पुनरुत्पत्ति- खूपां—त्यांचा देखील क्षय होण्यास रहात नाहीं; मोठमोठे पर्वत, मोठमोऱ्या नद्या, पण त्यांचाही क्षय होतो; वर्णाचाही क्षय होतो; इतकेच नव्हे, तर पुनः पुनः क्षयाचाही (पुनरुत्पत्ति- खूपां) नाश होतो; इहलोकीं जरा, मृत्यु, जन्म व अनेक प्रकारची दुःखे भोगावीं लाग- तात; देहाचे ठिकाणी वातकफादिक दोष दुःखे तरी किंती तरी दुर्मध उठत हें जगत् ह्याणने असतात, व त्यांपांवीं अनेक दुःखे सोसावीं पाण्यावरील फेस, चितारलेली भित, अधवा लागतात; त्याचप्रमाणे हा देहही विकल पडून बसूचे भिट याप्रमाणे (बाहेरून रमणीय परंतु दुःखी होतो; आपल्याला चिकटून असे आप- आतून सर्वथा निःसार) आहे, असे ओळ- णांत किंती तरी दोष असतात, व या आपल्या खितात. आणखी ते असेही ओळखितात कीं, प्रिय देहांतून किंती तरी दुर्मध उठत हें जगत् वर्षाकाळांतील पाण्यावरचे बुडबुड्या- असतात ! याकरितां ह्या सर्व गोष्ठी शहा- प्रमाणे अस्थिर, सर्वदा क्षयशील, सुखहीन, पणांने फार बारकाईने व तत्त्वदृष्टीने पुरापूर क्षयपरिणामी व चिखलांत गढलेल्या हत्ती- समजून घेऊन त्यांचे दुष्टप्रण लक्षांत आणावै प्रमाणे रजस्तमांत गढून जाऊन परतंत्र शाळेले व त्यांपासून दूर सरून मोक्षमार्गस लागावै. असून काळोसांत असलेल्या खाड्याप्रमाण युधिष्ठिर विचारतो:—हे अतुळविक्रम १ निद्रा हा तमाचा परिणाम आहे.

तर्दंघशीं पाडणारे आहे. असे जाणून ते महाज्ञानी सांख्य आमल्या अत्यंत व्यापक अशा सांख्यसंज्ञक ज्ञानयोगाचे बळानें तपस्सी वांडा घाटलेले ज्ञानसूपी शब्द हातीं घेऊन व्याधि हेच यांतील मोठे हत्ती आहेत, अस्थीचा समुद्राव्य हाच हातीचा कांठचा घाट आहे, शरीरांतील कफ हाच यावरील केंस आहे, दान वांडा घाटलेले ज्ञानसूपी शब्द हातीं घेऊन हेच यांतील मौकिक सांपडण्याचे ठिकाण त्यानें पुत्रदारसंबंधी स्नेह, अशुभ असे आहे, लालगडक अशा रक्ताचा सांठा हीच राजस तसेच तामस संबंध आणि देहाचा पॉवर्ली उत्पन्न होण्याची जागा आहे, प्राण्यांचे आश्रय करून राहणारे व स्पर्शापासून उद्भव-हसें-ओरडणे हीच या समुद्राची गर्जना, णारे सुखावह असे सात्त्विक संबंध या सर्वाचा अनेक प्रकारची नसरीं नसरीं ज्ञाने हाच हा तत्काल छेद करितात व मग सिद्धि मिळवून तरून जाण्याच्या अडचणी, (मनुष्याच्या हा भवूली सागर तरतात. ज्या घोर साग-बुद्धीला अनेक फटे फुटल्यामुळेच तो अधिक रांत दुःख हच उदक भरलेले आहे, चिंता गुरफाट्यांत पडतो.) रडतांना गळणारा आणि शोक हेच मोठे मोठे डोह आहेत, खारट अशुरूली मळ हाच यांतील क्षार होय, व्याधि व मृत्यु हे मोठेमोठे नक्त आहेत, महाभय हाच मोठा महासर्प आहे, तमो-संगाचा त्याग करणे हाच यांतील तरून जाणारांचा मोठा आधार, बायकामुळे हाच गुण हाच कांसव आहे, रज हाच मत्स्य यांतील जळवांचा लोट आहे, स्नेही, बंधु हीच आहे, स्नेह हाच चिरुल आहे, जरा हाच यांतील विश्रांतीची बंदरे आहेत, अहिसा व दुर्ग (खडक) आहे, ज्ञान हाच दीप आहे, कर्म हीच त्याची अथांग स्वाली आहे, सत्य हेच त्याचे तीर आहे, रिथते भणजे रिथते किंवा नियति हेच त्याचे व्रत भणजे नियम आहे, हिंसा हाच त्यांतील ओआचा महावेग आहे, हृदयांतील नानाप्रकारचे रस हीच रत्नो-भोपळे आहेत, मोक्ष हाच सांपडण्यास अत्यंत त्पत्तीची स्थले आहेत, प्रेमाचे नानाप्रकार हीच हातील उंची रत्ने आहेत, दुःख व यांतील तारणारे घेट किंवा संताप हेच यामधील वारे आहेत, शोक व तृष्णा हे यांतील मोठे भोवरे आहेत, तीव्र वेश्यामुखसूपी अभीनं युक्त आहे ! हे भारता,

१ कांही प्रतीत ' ज्ञानदीप ' असा पाठ आहे. याचा अर्थ ज्ञान हेच बेट आहे असा होतो.

२ या ठिकाणी ' रिथतव्रतमरिदम ' असा मुंबई पाठ आहे. ' रिथतव्रत ' असा गुर्जर पाठ असावा. व ' रिथतव्रततिसंकुलम ' असा बंगाल्याकडे पाठ दिसतो. परंतु कोणत्याही पाठाने हमंजस अर्थ कोणीही केला नाही. आम्ही जो अर्थ केला आहे, इशाला तरी कष्टाच आहेत, परंतु तो समंजस होईल अशी उमेद आहे.

व्याधि हेच यांतील मोठे हत्ती आहेत, अस्थीचा समुद्राव्य हाच हातीचा कांठचा घाट आहे, शरीरांतील कफ हाच यावरील केंस आहे, दान पॉवर्ली उत्पन्न होण्याची जागा आहे, प्राण्यांचे हसें-ओरडणे हीच या समुद्राची गर्जना, अनेक प्रकारची नसरीं नसरीं ज्ञाने हाच हा अडचणी, (मनुष्याच्या गुरफाट्यांत पडतो.) रडतांना गळणारा खारट अशुरूली मळ हाच यांतील क्षार होय, संगाचा त्याग करणे हाच यांतील तरून जाणारांचा मोठा आधार, बायकामुळे हाच यांतील जळवांचा लोट आहे, स्नेही, बंधु हीच यांतील मोठी लाट आहे, वेदांतज्ञान हेच यांतील आश्रयाचे बेट आहे, सर्व भताचे ठिकाणी दया हेच यांतील तारणारे घेट किंवा भोपळे आहेत, मोक्ष हाच सांपडण्यास अत्यंत कठीण असा याचे पलीकडील विषय क्षणजे प्रदेश आहे; आणि तो जलसमुद्र ज्याप्रमाणे वडवामुख क्षणजे वडवामियुक्त असतो, त्याचप्रमाणे हा संसारही वडवामुख क्षणजे वेश्यामुखसूपी अभीनं युक्त आहे ! हे भारता,

१ मूळ - ' सर्वभूतदयोदधि ' असे आहे. यांत ' उदधि ' याच; अर्थ ' जलभांड ' असा होतो. व पोहणारे लोक घागर पाण्यावर उपडी घालन तिचे आश्रयाने भोपळ्याप्रमाणे तरतात, हे आपण पाहतो. यावरून येथे ' उदधि ' याच अर्थ असा घेतला आहे. पण या अर्थाचे भ्रेय प्रतापचंद्र राय यांचे आहे, आमचे नाहे.

२ वेश्याडसौ मदनज्ञाला रूपेन्धनसमेधिता । नराणां यश्रु दूर्योते योवनानि धनानि च ॥

असा हा विचित्र संसारसमुद्र सिद्ध शालेले यति सत्य व सरलता यांत निरत व सुखदुःखादि ज्ञानरूपी वाहनांने (नौकेने) तरुन जाऊन द्वंद्वांपलीकडे गेलेले महात्मे आहेत, त्यांचा निर्मल आकाशांत शिरतात; ह्याणजे जन्माला जी सर्वेच गति प्राप्त होत असते, ती हीच होय.

अशा या स्थूल शरीराला विसरून युधिष्ठिर विचारतो:-हे अनघ पितामह, हे निर्मल व निरावलंब अशा हृदयाकाशांत स्थिरवत सांख्यमार्गी आपण आतां सांगितल्या-संचार करितात.

प्रमाणे परमात्म्यांत मिळून जाऊन परम

राजा, वाप्रमाणे हे भूत्य सांख्ययोगी पदाला ह्याणजे मोक्षाला गेले असतां त्या हृदयाकाशांत शिरून राहिले असतां, कमलाचे स्थिरीत त्यांना आपले पूर्वजन्ममरणाचे देंडांतील तंतु ज्याप्रमाणे आपणांत जल शोषन स्मरण असते किंवा नाहीं, यांबंधी तथ्य घेऊन तें फुलाला पोंचवितात, त्याप्रमाणे सूर्य काय असेल तें मला आपण जसेचे तसेच आपले किरणांनी चतुर्वश भुवनांतील विषय सांगावे. कुरुत्रेष्ठ, असत्या या महत्त्वाच्या या योग्यांना हृदयाकाशांत पोंचवितो; म्हणजे प्रश्नाचे समाधान आपणांविरहित अन्याचे या सांख्ययोग्यांना 'व्योमसंविद' प्राप्त होऊन तोंडून ऐकण्याची माझी इच्छा नाहीं, मोक्ष-तिचे द्वारा सर्वज्ञता, सर्वात्मता, सर्वभोगमोक्तृता प्रतिपादक जे श्रुतिमंत्र आहेत, त्यांचा विचार हीं त्यांचे डिकाणी सिद्ध होतात. शिवाय, हे जे करू लागले असतां ही मोठी चूक लागते. ती वीतराग, सिद्ध, वीर्यवान् व तपोधन सांख्य अशी कीं, मोक्षस्थिति ही सर्वज्ञतेची स्थिति यति—यांना प्रवह नामक बायुही या स्थलीं असते, असे त्या मंत्रांत स्पष्ट सांगितले आहे; (हृदयाकाशांत) साहा करितो; म्हणजे, हे तेव्हां तेथें सर्वच ज्ञान आहे. त्या अर्थी 'मी कुंतीपुत्रा, सर्व पुण्यलोकांतून हिडून येणारा पूर्वजन्मीं अमुक होतो' इत्यादि विशिष्ट ज्ञान असा जो अन्यंत सूक्ष्म, शीतल, सुंगंधि व तेथें असते, असे मानिलेच पाहिजे. आणि सुखसर्पी असा सातही बायूतील ऐष्ट बायु तो मोक्षास पावलेल्या यर्तीना जंर 'मी पूर्वी त्या सांख्ययोग्यांना आकाशाचे परम सीमेला अमुक होतो' या प्रकारचे अहंकारविशिष्ट नेऊन पोंचवितो; मग तेथून ते रजाची परम-ज्ञान असते असे मानिले, तर प्रवृत्तिलक्षण सीमा जो अहंकार तेथे जातात; त्यापुढे रजांतन धर्मच सर्वांत बरा. मग इतका त्रास करून सत्स्वाची परमसीमा जें महत्त्वत्व (त्वंपदार्थ) संन्यास, त्याग, किंवा विषयनिवृतीचा मर्ग त्याप्रत ते जातात; तेथून महत्त्वत्व त्यांना सर्व-कां पाहिजे ? बरे, उलट पक्षी—असले अहं-ऐष्ट जो प्रभु-नासयण (त्वंपदार्थ) . त्याप्रत कारविशिष्ट-ज्ञान-नसते-ह्याणे माढ- सुकुमारीत पोंचवितो; आणि तेथून तो शुद्धात्मा नारायण गढलेल्या मनुष्याप्रमाणे अवस्था असते असे प्रभु त्यांना आपणच परमात्म्याकडे नेतो, म्हणावे, तर हा पक्ष स्वीकारणे पहिल्याही-म्हणजे ते निरुपाधि चिन्मात्ररूप होतात; पेक्षां अधिक अडचणीचे आहे. कारण, त्या आणि या प्रकारे ते परमात्म्याकडे जाऊन पक्षी—विगलित ज्ञानाला किंवा ज्ञानशृण्यत्वात तेचेच वस्ती करू लागले म्हणजे अन्यंत निर्मल लाच ज्ञान म्हणण्याची पाळी येईल, किंवा होत्साते मोक्षास पोंचतात; व तेथून कधीही 'मोक्षस्थिति ही सर्वज्ञत्वाची स्थिति आहे.' परत संसाराकडे येत नाहीत. सारांश, राजा, या म्हणण्याला तरी बाध येईल. असा वुहेरी या प्रकारे जे कोणी सर्व शूलविषयी कथाकू, पेच आहे. तेव्हां हा कासा उलगडावा !

भीष्म म्हणतातः—वा धर्मा, तू विचारि- त्याचे ज्ञानवत्तेला हानि आली असे म्हणतां
लेला प्रथम खरोखुर मोठाच विकट आहे. बाबारे, येत नाही. वरे, कोणी म्हणेल कीं, हें विशिष्ट
ज्ञात्यांना देखील याचा उलगडा करण्यांत विषयज्ञान ज्या अर्थी इंद्रियांनी होते, त्या
मोठा घोटाळा पडला आहे. तथापि तुम्हा प्रथम अर्थी इंद्रियेच ज्ञानवान् अहेत; तर तसेही
कितीही विकट असला तरी हिशेबी आहे, म्हणतां येत नाही. कारण, आपणांस अनु-
न्यायाला धरून आ याकरितां यांनले भवाने स्पष्ट कळते कीं, ही इंद्रिये आत्म्याचा
तत्त्व काय आहे तें मी तुला नीट सांगतो विशेष झाला असतां निःसंशय काषाचे कुडा-
आणि तूदी तें लक्ष्यपूर्वक समजून घें. हें तत्त्व यमांने निर्जीव (फृकट) होतात. किंवा याही-
शोधून काढण्याचे कार्याक्रिया व तन्मतानुयायी पेक्षां अविक सर्वपक्ष दृष्टांत देणे तर महा-
इतर सांख्य यांनी आपले शिक्षतीचे बुद्धि-सागरावरील केंसाप्रमाणे त्यांची स्थिति होते.
वैभव खर्चे केले आहे. त्याचे मर्ते, राजा, जे म्हणजे—केंस म्हणून जरी दृष्टीला समुद्राचे
देखधारी आहेत, त्यांच्या देहांत असणाऱ्या पाण्यावर एक बेंगला पदार्थ दिसतो, तथापि
ज्ञानेन्द्रियांसच हें विशिष्ट ज्ञान होत असते. समुद्राचे पाण्याने जर आपले अंग काढून
किंवा त्याहीपेक्षां येण्य रीतीने म्हणजे. वेतले तर केंस समूक्तच नाहींसा होईल; त्याच-
तर-सूक्ष्म आत्मा (चिदात्मा) हा या इंद्रियांमांने, आत्म्यांने आपले अंग काढून घेतले
यांचे द्वारे विषय पाहतो, म्हणजे आत्म्याला असतां इंद्रिये शून्यस्वरूपच ठरतील. तेहां अर्थात्
कोणत्याही विशिष्ट विषयाचे ज्ञान करून देण्याला ज्ञ न हें आत्म्याचे असेंच स्वीकारावैलगांते व
कारणभूत हीं इंद्रिये अहेत; त्यांविराहित यामुळे आत्म्यावर ज्ञानशून्यतेचा आरोप कर्तीच
आत्म्याला विशिष्ट ज्ञान होणे शक्य नाहीं. यास डागू होत नाहीं. अर्थात् मोक्षस्थितीतही त्याचेकडे
उशाहरण—कोणाचे डोळ्याची भिंगे कुटलीं तर ज्ञानहीनत्व येत नाहीं. मात्र आतां सागि-
त्याला लगेच बाहेरील विशिष्ट वस्तुस्वरूपाचे तल्याप्रमाणे विशेष विज्ञानाला कारणभूत जीं
ज्ञान होईनासे होते; तथापि तेवढाचार्ये अंत-इंद्रियें, त्यांचा त्या स्थितीत अभाव असल्याने
वर्ती आत्मा अज्ञान असतो असे म्हणतां येत ‘मी पूर्वी अमुक होतो’ अशा प्रकारचे विशिष्ट
नाहीं. कारण, अंधक्याचीही स्वप्नसृष्टि नाहींरी ज्ञान त्या अवस्थेत असणे शक्य नसते इच्छेच.
होत नाहीं; अर्थात् आत्म्याचे ज्ञानघनत्व याकी त्याने सर्वज्ञत्वाची हानि होत नाहीं. हे
नाहींसे होत नाहीं. किंवा अंधक्याला डोळ्यानं शत्रुतपना, ज्या वेळीं प्राणी आपले इंद्रियां-
दिसले नाहीं तरी कानांनी ऐकू येते व सह शोरीं जातो, त्या वेळीं आकाशांत संच-
तेतें राब्द ऐकणारा आत्मा हा उषडच ज्ञान-रणन्या सूक्ष्म वायुप्रमाणे हा सूक्ष्म जीवात्मा
पूर्ण असतो हें आपणांस मान्य असते; आणि सर्व विषयांत संचार करीत असतो, किंवा
डोळ्यांनी (डोळे असते तर) पाहणारा आनंद त्यांस प्रकारित करीत असतो; आणि यामुळे
कानांनी ऐकणाऱ्या आत्म्याहून आणखी एक तो सूक्ष्मात्मा जाग्रदवस्थेप्रमाणेच स्वप्नस्थितीतही
निराळा असला पाहिजे, असे म्हणण्याचे सावधणे कोणतीही वस्तु पाहू राकतो, रूपश्य
कोणासही धांडस होत नाहीं. अर्थात् नेत्ररूप वस्तुंस स्पर्श करीत असतो, व कोणतेही
इंद्रियाचे अभावाने आत्म्याला विशिष्ट विषया विच्छिन्नाचे पूर्वीप्रमाणेच योग्य प्रकारे ग्रहण करू
कातारे हाणे होणे बंद पडले तरी तेवढासने कल्पतो. निद्राकाली झी सर्व इंद्रिये प्रष्टतकाचे

पराङ्मुखतेमुळे विष काढून घेतलेल्या सर्पाप्रमाणे प्रेरणा करणाऱ्या ईश्वराचे प्रेरणेवरून तीं आज्ञा-
निर्विविष्ट होउक जागचे. जागीच लीन होऊक धारक या नात्यानें पुनरपि जीवात्म्याला येऊन
राहतात. मग अशा वेळीं विषयज्ञान कर्से गांठतात. (आतां तू म्हणशील' कीं, परमा-
होते म्हणशील, तर अशा वेळीं इंद्रिये जरी सर्वत्र भास्यी गळून मुक्ति मिळूनही पुनः हीं. इंद्रि-
अपआपले ठिकाणी पडून असली, तरी हा आत्मा यादिक झटे सुट कां नाहीतंतर तीं देह आहे तों-
त्या सर्वांच्या सूक्ष्मशक्ति आपल्याशा करून पर्यंत कायमचीं सुट नाहीत; समाधिकालीं मात्र
विषयांतून फिरत असतो, असे हुटल्याशिवाय सुटतात.) परंतु थोडक्याच कालाने पारब्ध-
तोड नाही. अर्थात् अशा स्थितीत तो आत्मा कर्म सरून हा देह पडला ह्याणजे हीं झटे
सत्त्वाचे सर्व गुण, तसेच रजाचे, तसेच तमाचे सुटून, देह उभा असतां ज्याला गुणत्रयाची
व बुद्धीचेही सर्व गुण, त्याचप्रमाणे मनाचे, अपेक्षा होती अशा त्या यतीला शाश्वत शांति
आकाशाचे, वायूचे, तेजाचे, जलाचे, पृथ्वीचे ह्याणजे मुक्ति प्राप्त होते व मग त्याला परत
आणि क्षेत्रज्ञाचे ठायीचे सर्वही गुण यांस घेण्याचे कसे तें क्षरण रहात नाहीं.
आपले मायिक सचिवानंदत्वानें व्यापून हे कंतिपुत्रा, या प्रकारे मीं वर्णन केलेल्या
शिवाय त्या शरीराविष्टात्या जीवालाही व्यापून मोक्षप्राप्त अशा अभेदज्ञानानें ते महाबृद्धि-
असतो; त्याचप्रमाणे, जीवाचीं शुभाशुभ कर्म वान् सांख्ययोगी परमगतीला जातात. राजा,
हींही त्याला व्यापून असतातच; आणि परम- या सांख्यज्ञानाचे तोडीचे दुसरे ज्ञानच नाहीं
पूर्ण गुरुपुढे हात जोडून उमे राहणारे शिष्यां- व सांख्यज्ञान हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे, या-
प्रमाणे हीं इंद्रिये जीवात्म्यापुढे हात जोडून विषयीं तू तिळमात्रहीं संशय धरू नको. (ते
उमीं राहतात. (व त्यांचे द्वारा जीवात्मा निर- योगापेक्षांही श्रेष्ठ आहे.) हे ज्ञान सर्व-
निराळ्या विषयांचे ज्ञान करून घेण्यास व्यापक, अचंचल, पूर्ण, ब्रह्ममय, सदैकरूप,
समर्थ होतो व प्रवृत्तीत पडतो.) आदिमध्यांतरहित, द्वंद्वातीत, जगजन्मावि-

आतां, राजा, हाच जीवात्मा ज्या वेळीं प्रकृ- हेतु, शाश्वत, निर्विकार व नित्य आहे, असे
तीला गाकून पलीकडे जातो, त्या वेळीं तो प्रकृति ज्ञाते लोक वर्णन करितात. या ज्ञानापासून
व सुखदुःखादि द्वंद्वे यांपलीकडे असणारा सृष्टीचे उत्पन्निस्थितिलयादि विकार उद्भवतात;
वृद्धिहासशृण्य असा जो सर्वश्रेष्ठ नारायण- आणि मोठमोठे क्रृषि शास्त्रशंथांतून ज्यांचे
स्वरूपी परमात्मा त्याप्रत जातो. या प्रकारे, हे स्तोत्र किंवा वर्णन करितात, तें हेच ज्ञान
मारता, पापपुण्यांपासून मुक्त होऊन त्या गुणहीन होय. सर्व विप्र, सर्व देव, तसेच सर्व शमदेवते
व विकाररहित अशा परमात्म्यांत तो मिळाला पुरुष हे यालाच ब्रह्मण्य (ब्रह्मजातीला हिता-
म्हणजे मग तेथू. नरत संसारांत येत नाहीं. वह) परम देव, अनंत, पर, अच्युत असे
याप्रमाणे, राजा, हा जीवात्मा समाधिकालीं शिणतात. जे विप्र ह्याची स्तुति करण्यास प्रवृत्त-
जेव्हां परमात्म्याशी एकरूप होऊन जातो, होतात, ते मायिक गुणांचा आश्रय करून त्या
त्या वेळीं पूर्वी कर्मकालीं त्याला साध्य अस- भाषेने याची स्तुति करितात. त्याचप्रमाणे,
लेलीं मन व इंद्रियेहीं मार्गे राहिलेलीं असतात; योगांत पूर्णपणे गढलेले योगी वै दीर्घदृष्टि
आणि ज्या वेळीं जीवात्मा समाधींतून व्युत्थान सांख्य हेही या ज्ञानाची आविगुरुस्वानें सुति
पावून परततो, त्या वेळीं प्रारब्धकर्मानुसार करिसात. हे कुंतीपुत्रा, कार काय सोरू?

भ्रुतीं अस्ते सांभितले आहे कीं, अमूर्त जो पर- अस्ते देहत्प्रयन्तर ते ब्रह्मण-देव जसे
मामा त्याची हैं सांख्यज्ञान हीच मूर्ति होय; आकाशांत शिरतात तसे-देवांत श्वाषजे तत्प-
व घटादिकांचे मिर्विषयज्ञान होणे हीच त्या दार्थरूपी परमात्म्यांत मिसळून जातात. हे
ब्रह्मस्वरूपी सांख्यज्ञानाची खुण होय. राजा, या सांख्यमागचिं नुसर्ते परोक्षज्ञान शाले

हे राजा, या पृथ्वीवर दोन प्रकारची भूते असले तरी तेवढाचाने देखील असा परिणाम आहेत: जंगम आणि स्थावर. यांत जंगमभूते होतो कीं, असल्या परोक्षज्ञानांत जे कोणी हीं स्थावरांपेक्षां वरिष्ठ. कारण सत्, चित् नादावले असर्तील (ते जरी मुक्त ज्ञाले व आनंद या ज्या ब्रह्माच्या तीन खुणा, त्यां- नाहींत तरी) त्यांस पशुपक्ष्यादि योनींत किंवा पैकीं स्थावर वस्तुत केवळ सत् झणजे सत्ता- पापी लोकांत जन्म येत नाहीं. इतकेंच नव्हे, स्वरूप एवढी एकच खुण असते; व जंगमांत तर द्विजातींत देखील त्यांना सालचे प्रतीत जन्म सत् व चित् अशा दोन असतात; व विद्वानांत येत नाहीं; आणि, हे राजा, या अत्यंत निर्मल, मात्र सत्, चित् व आनंद या तीनही खुण उदार, रमणीय, समुद्रप्राय विशाल व अत्यंत असतात. झणून सर्वांत विद्वान् हा श्रेष्ठ आहे. पुरातन व अप्रमेय अशा निखिल सांख्यज्ञानाचा हे महाराजा, ब्रह्मेवत्त्याचे ठिकाणी असणारे जो महात्मा अपरोक्ष साक्षात्काराने आधिकारी जे श्रेष्ठ ज्ञान, तसेच वेद, सांख्य, योग आणि शाला असेल, तो प्रत्यक्ष परब्रह्मच समजावा.

अनेक पुरुषांगांत जे मिळून उच्च ज्ञान आढळून या प्रकारे, हे नरेंद्रा, मी तुला हैं प्रकाश- येते तें सर्व या सांख्यज्ञानापासूनच उद्घवले मान् जो आत्मा त्याचे खरें तत्त्व सांभितले. हे असे समजावे. तसेच इतिहासांत किंवा शिष्ट- विश्वव्यापी व अति पुरातन सांख्यज्ञान नारायण- संमत अशा अर्थशास्त्रांत, कार कशाला-या रूपच होय. हा नारायणच उत्पत्तिसमर्थी हैं लोकांत जे कांहीं उत्तम ज्ञान झणन आहे, निखिल विश्व उत्पन्न करितो व संहारकालीं तें तें सर्व सांख्यापासून प्राप्त शाले आहें. राजा, पुनः आपले पोटांत गिळून स्वस्थ झोप घेत या सांख्यज्ञानांत शम दिसून येतो, उक्केट पाण्यांत पडतो.

बल दिसून येते, शास्त्रांत वार्णिलेले सूक्ष्मज्ञान-

दिसून येते आणि त्याचप्रमाणे सूक्ष्म तपे व

सुखे फार योग्य प्रकारे सांगितलेलीं आढळून

येतात. बरे, या ज्ञानाविषयीं मनुष्य यत्न करीत

असतां कांहीं साधनांत लंगडेपणा आल्यामुळे

हैं ज्ञान एकच जन्मांत पूर्णपणे हाती आले मर्दन, क्षर आणि अक्षर यांमधील विवेक

नाहीं तरी तो यत्न वृथा जात नाहीं; तर ते काय, तो यथार्थस्पाने मी आपणांस विचा-

यत्नकर्ते सांख्य मरणोत्तर देवत्वाला पावतात; रितों. आपल्या सांगण्यांत असे आले कीं,

व तेथे देवांबरोबर सुखाने कालक्रमणा करून व ज्याची प्राप्ति शाली असतां प्राण्याला पुनरा-

त्यांवर आधिपत्य भोगून पुढील जन्मीं पुनः

ब्राह्मणकुलांत आणि तेही यतींमध्ये जन्माला

येतात; आणि मग, शिष्टसंमत अशा या सांख्य-

ज्ञानाचे पहिल्यापेक्षांही आधिकच नाढीं लागून,

अध्याय तीनशें दुसरा.

—०—

क्षराक्षरनिरूपण.

धर्मराज विचारितोः—हे महाबाहो अरि-

हैं ज्ञान एकच जन्मांत पूर्णपणे हाती आले मर्दन, क्षर आणि अक्षर यांमधील विवेक

नाहीं तरी तो यत्न वृथा जात नाहीं; तर ते काय, तो यथार्थस्पाने मी आपणांस विचा-

यत्नकर्ते सांख्य मरणोत्तर देवत्वाला पावतात; रितों. आपल्या सांगण्यांत असे आले कीं,

व तेथे देवांबरोबर सुखाने कालक्रमणा करून व ज्याची प्राप्ति शाली असतां प्राण्याला पुनरा-

त्यांवर आधिपत्य भोगून पुढील जन्मीं पुनः

ब्राह्मणकुलांत आणि तेही यतींमध्ये जन्माला

येतात; आणि मग, शिष्टसंमत अशा या सांख्य-

ज्ञानाचे पहिल्यापेक्षांही आधिकच नाढीं लागून,

१ मुबईवेका एका प्रतीत “नवा प्रधाना अपि ते द्विजात्यः” असा व्यस्त पाठ आहे, व एकीत नवाप्रधाना०” असा समस्त आहे. आझी दुसरा स्वीकारून “अप्रधाना०” असे पद काढिले आहे.

वृत्ति नाहीं, तें अक्षर; आणि ज्यापासून पुनरा- वसिष्ठ मृणतातः—हे भूपाला, ज्याचे वृत्ति प्राप्त होते तें क्षर; तर हें कसे तें मला। योगानेहैं सर्व जगत् नाश पावते, व जें स्वतः आपण सांगा. वेदपारंगत ब्रह्मण, तसेच महा- किंतीही काल मेला तरी नाश पावत नाहीं, तें माग ऋषि, व महात्मे यति हे आपणांसज्ञान- वी तुला सांगतों. प्रथम या नाशिवंत जगताचा समुद्र असें ह्यणतात. आतां दक्षिणायनाचे लयकाल किंती त्याचें प्रमाण ऐक. बारा थोडेच दिवस शेष राहिले आहेत, ते सरून हजार दैवी वर्षाचें एक युग होते. अशीं चार युगे भगवान् सूर्य उत्तरेस फिरतांच आपण परमोच्च भिक्खु एक चौकडी किंवा चतुर्युग होते. गतीला खरीत जाणार; आणि आपण इह अशा हजार चौकड्या गेल्या ह्यणजे एक कल्प लोकांतून गेलां ह्यणजे मग आम्हांला कल्पा- होतो. हा कल्प ह्यणजेच ब्रह्मदेवाचा एक णाच्या गोटी कोठून ऐकावयास सांपडतील? दिवस असें ह्यणतात. ब्रह्मदेवाची रात्रीही इत-आपण आमच्या कुरुवंशांतील प्रदीप आहां कीची दीर्घ असते. अशा त्या ब्रह्मदेवाच्या व ज्ञानरूपी ज्योतिने आपण प्रकाशमन् आहा. रात्रीचा अंत शाळा असतां, ज्याचे ठिकाणी याकरितां, हे कुहकुलधूरंधरा, आपणांपासून अगिमा, लिंगमा, प्राप्ति इत्यादि योगसिद्धि ही गोष्ट ऐकन ध्यावी अशी इच्छा आहे. सहजच उभ्या आहेत व ज्याला कोणी ईशान, राजेद्वा, भ्रसल्या मोष्टी केवळ अमृततुल्य असल्या- ज्योतिरूप किंवा अठयय असें ह्यणतात, तो मुँदेत्या किंतीही ऐकिल्या तरी तुविच होत नाही! अमूर्त शंभु जागृत होतो; आणि ज्याची कर्म

मीष्म सांगतातः—धर्मा, या कामी मी तुला करालसंज्ञक जनक व वसिष्ठ मुनि यांमध्ये शालेला पुरातन संवादरूप इतिहास ऐकवितों ता असा—अध्यात्मांत अत्यंत कुशल व परोक्षा- परोक्ष उभय ज्ञानांनी युक्त असे जे सूर्य- तुल्य तेजस्वी कृषिष्ठेष मैत्रवरुणी वसिष्ठ मुनि, ते एकदा स्वस्थपणे बसले असतां, कराल नामक जनकांने त्यांना अभिनादन करून व हात जोडून स्थष्ट, विनीत, मधुर व कुरुक्त- हीन अशा शब्दांनी परमकल्याणप्रदेंजे मोक्ष संबंधी ज्ञान त्याविवर्यों प्रश्न केला.

जनक मृणाला:-हे भगवन्, मननशील लोक ज्याच्या प्राप्तीनंतर पुनः संसाराला येत नाहीत असें जें सनातन परब्रह्म तें काय आहे; तसेच क्षर तें काय, व ज्याचे ठिकाणी हें सर्व जग लय पावते असें जें अक्षर-ज्याला कोणी शिव, क्षेत्र किंवा निर्द्वंद्व असें वालितो; आणि हा महतेजस्वी हिरण्यग- आपणापासून अहंकार व अहंकाराचा अभिमानी जो विराद् प्रजापति त्याला उत्पा-

करितो. आतां, या व्यक्त हिरण्यगर्भाचे प्रथम जें अव्यक्तापासून उत्पन्न होणे त्याला विद्यासर्ग असें द्याणतात; आणि त्या हिरण्यगर्भापासून विराट् प्रजापति व अंकार यांने उत्पत्तीला अविद्यासर्ग असें घटगतात. याप्रमाणे मूलकारणभूत अक्षर, त्यापासून शालेला हिरण्यगर्भ व त्यापासून विराट् या तिहीच्या यथार्थ किंवा अयथार्थ ज्ञानावरून-श्रुतिशास्त्र-पाणी पृथ्वी, जल आणि आकाश या ठिकार्धेवते ज्याला विधि व अविधि किंवा विद्यांची असतात, अन्य कोठेही नसतात, असें आणि अविद्या असें द्याणतात, त्या अनुक्रमे प्रामाणे एकिवांत आहे. याप्रमाणे, जनका, हे उत्पन्न शाळ्या. असो; अहंकारापासून पुढे सर्व देहधारी-ज्यांचा व्यक्तांत अंतर्माव होतो, सूक्ष्मभूत सुष्ठि ज्ञाली. राजा, ही उत्पत्तिकाने सर्वही दिवसानुदिवस नाश पावत असतात, तिसरी सुष्ठि होय. पुढे हीं पांच सूक्ष्ममहाभूते शृणुनच चोबीत तत्त्वांगासून बनलेल्या या ज्ञावेळीं साचिक अहंकार, राजस अहंकार सर्वांना क्षर अशी संज्ञा दिली आहे; आणि आणि तामस अहंकार यांने आश्रयाने विकार अव्यक्तापासून व्यक्तरूप शालेले हें जें मायामय पावतात, तेळ्हां त्यापासून चौधी सुटे उत्पन्न जप्त, तें ज्याचे ठिकाणी नाश द्याणजे लय होते. या सुर्दीत वायु, तेज, आकाश, जल व ग्रावते त्याला अक्षर असें द्याणतात. ज्याला आपण पृथ्वी हीं सूखूपंचमहाभूते व शब्द, स्पर्श, तत्त्वांपत्तीकडे जो कोणी आहे, तो विष्णु होय. पांच ज्ञानेद्वये आणि वाचा, हात, पाय, गुद, हा विष्णु स्वतः तत्त्वरूप नाहीं, तथापि, या शिख हीं पांच कर्मद्वये व अकरोंव मन हीं चोबीस तत्त्वांना तो आश्रयभूत असल्यामुळे एकादश इंद्रिये. राजा, हीं एकदमन उत्पन्न शाळी. ज्ञात्यांनी त्यालाही पंचविसावाऽम्हणून तत्त्वांचे उदाहरण आहे.

या प्रकारे, हे राजा, तू मला विचारलेल्या जी पांचवी सूष्ठि ती इंद्रि-सुष्ठि होय. ती पश्चाचा मी उलगडा केला. आतां, या चोबीस अशी—श्रोत्र, त्वचा, चक्ष, जिव्हा, द्वाण हीं तत्त्वांपत्तीकडे जो कोणी आहे, तो विष्णु होय. पांच ज्ञानेद्वये आणि वाचा, हात, पाय, गुद, हा विष्णु स्वतः तत्त्वरूप नाहीं, तथापि, या शिख हीं पांच कर्मद्वये व अकरोंव मन हीं चोबीस तत्त्वांना तो आश्रयभूत असल्यामुळे एकादश इंद्रिये. राजा, हीं एकदमन उत्पन्न शाळी. ज्ञात्यांनी त्यालाही पंचविसावाऽम्हणून तत्त्वांचे उदाहरण आहे. हें व्यक्त जगत् विनाश-वेधारी भूतांत आढळून येतो; व तत्त्वेते धर्म अशा प्रकृतीतून निर्माण शाळे असल्याने ब्राह्मण या चोबीसांना ओळखून शोकराहित (हें प्रकृतीचे काये असल्याने) मूर्त किंवा ज्ञातात. हे राजेद्वा, या प्रकारचे चोबीस तत्त्वांचे साकार आहे व त्याची उत्पादक जी चोविं बनलेले हें पिण्डवद्धांडात्मक शरीर असून, सांची बनलेली अव्यक्तसंज्ञक जड प्रकृति त्रैलोक्यांत जेवढे मिळून देहधारी आहेत—मग तीच सहतत्वामुळे या सर्व मूर्तीची अधिष्ठात्री ते वेव, मनुष्य, दानव, यक्ष, भूत, किन्नर, होय; आणि पंचविसावा ऽम्हणून जो हा विष्णु १ यें मूळांत 'अर्थवत्' अस पद आहे, त्याचा संगितला, तो अमूर्त असल्याने यांचा अधिष्ठात्रा असू शकत नाही. आतां, प्रकृति तरी आप्णा असा अर्थ केढा आहे.

बड असतांना अधिकारी करी होऊ शकते, होइल ते वरकास जातात; रजोगुण बळावेल अशी कदम्बित् शंका वेईल, तर तिचे उपर ते बनुष्ययोनीत येतात; व सर्वभूषार्थं जाधिक्ष असे आहे की, तिचे ठिकाणी चिदाम्बारी असेल ते वेषलोरी जाडन सुख भोगिवात. छाया पडल्यामुळे तिला हे सामर्थ्य येकन ती जो निखल वापच करितो, तो नीच योनीला सर्व मूर्त वस्तूच्या हृदयात अधिष्ठातृत्वाने जाईल; जो कांहीं पाप व कांहीं पुण्य असे निवास करिते; आणि त्या प्रकृतीने चिदा- मिश्र कर्म करितो तो मनुष्यत्वालाच जाईल; त्याची छाया पकडली हाणजे तेवढ्या दोषा- असणि जो केवळ पुण्यच करील तो वेव- नेच-स्वतः जो अलिस, नित्य, व्यापक व त्वाला जाईल.

अर्मत असा शुद्धचेतन तो या उत्पत्तिलय- या प्रकारे, राजा, हा जो वस्तुतः केवळ धर्मानीं युक्त अशा प्रकृतीच्या योगाने स्वतःही चेतन म्हटलेला पंचविसावा विष्णु तो अध्यक्त उत्पत्तिलयात्मक म्हटला जातो; तसाच स्वतः अशा प्रकृतीचे तावडींत सांपडल्यामुळे शहाणे निर्मुण असतांही गुणवान् होऊन धड-लोक त्यालाही क्षरांतच ओढू लागले; वाकी धडीत ढोक्यांपुढे वागतो; इतकेच नव्हे, तर ज्याला सदगुरुक्षेपेने खरे ज्ञान होते, त्याला असला हा थोर व उत्पत्तिलयांचा ज्ञाता हा आपले मूळचे वेगळेपणाने विसूं लागतो.

आप्त्वा या प्रकृतिसंयोगामुळे विकृत शाल्याने

मूढ होऊन जाऊन मीपण धरितो; आणि मूढ

प्रकृतीच्या संगतीस लागल्याने स्वतः मूढ होऊन

जाऊन सत्त्वरजस्तमात्मक नानायोनीतील

प्राण्यांशी एकरूप होऊन जातो; व वास्त-

विकिपणे आपण प्रकृतीहून भिन्न असतांही

त्या नासक्या प्रकृतीचा सहवास घडल्याने

आपले भिन्नपण विसरून जाऊन तिच्या नादाने

शी अमका, मी तमका, मी बाह्यण, होतात.

विशिष्ट गुणांच्या संयोगाने व साम-

मी शुद्ध, अशा प्रकारच्या अभिमानास पेटन

शी अमका, मी तमका, मी बाह्यण, होतात.

विशिष्ट गुणांच्या संयोगाने व साम-

मी शुद्ध, अशा प्रकारच्या अभिमानास पेटन

शी अमका, मी तमका, मी बाह्यण, होतात.

विशिष्ट गुणांच्या संयोगाने व साम-

मी शुद्ध, अशा प्रकारच्या अभिमानास पेटन

शी अमका, मी तमका, मी बाह्यण, होतात.

विशिष्ट गुणांच्या संयोगाने व साम-

मी शुद्ध, अशा प्रकारच्या अभिमानास पेटन

शी अमका, मी तमका, मी बाह्यण, होतात.

विशिष्ट गुणांच्या संयोगाने व साम-

मी शुद्ध, अशा प्रकारच्या अभिमानास पेटन

शी अमका, मी तमका, मी बाह्यण, होतात.

अध्याय तीनशे तिसरा.

—०:—

जीवाचे अज्ञान.

वसिष्ठ सांगतातः—याप्रमाणे स्वतःवि-

षी यथार्थ कल्पना न शाल्यामुळे जीव

अज्ञानी बनतो आणि अज्ञानामुळे त्याला एक

देहानंतर दुसरा देह असे हजारो देह प्राप

तात; आणि मस्तकरोग, नेत्ररोग, दंतरोग, खोटी कल्पमा हेते. एक दिवसाआड नक्क मानेचे रोग, ज़लेदर, तृष्णारोग, ज्वरगड भोजन, एकमुक्त, दर दिवसाच्या चौथे, सहवे पटकी, श्वेतकुण्ठ, अश्विदाह, कासश्वास, केंकेर किंवा आठवे भागांत भोजन करण्याचे व्रत, इत्यादि रोग व प्रकृतीपासून उत्पन्न होणारी अगर प्रत्येक सहावे, सातवे किंवा आठवे रात्री शीतीणादि इतर सुखदुःख-जीं देहाला प्राप्त अन्नपरिग्रह करण्याचा निवार, अथवा दर दहा होतात, तीं सर्व मलाच भोगावीं लागतात, किंवा बारा दिवसांत केवळ एकदा जेवण्याचा असा वृथाभिमान मात्र त्याला उत्पन्न होतो. संकल्प, अथवा महिनाभर रपवास्त्र करण्याचा नीच पशुपक्षयादिकांमध्ये अथवा देवांमध्ये निश्चय, किंवा नुसतीं कंदमुळे, फळे, वायु, उदक, जन्म प्राप्त शाळा असतां भोगावीं लागणारीं पेढ, वर्हीं, गोमय, गोमूत्र, शाक, पुर्णे, शेवाळ, सुखदुःखे मीच भोगतो, असा अहंपणा जीवाचे भाताची पेज, वाळलेलीं पांने, किंवा गळून ठारीं उत्पन्न होतो. अज्ञानाचा पूर्ण पगडा पडलेलीं फळे यांपैकीं एकच पदार्थाचा स्वीकार असल्यामुळे, देहाला शुभ्रवस्त्र धारण कर- करून क्षुधातृप्ति करण्याचे व्रत इत्यादि अनेक एयास मिळाले, अथवा कधीं वाईट वस्त्राची कुच्छूचीं (नियमांचे) सिद्धि मिळविण्याचे लाल-प्राप्ति शाळी, किंवा बेडकाप्रमाणे हातपायांचा सेने होणारे आचरण तें मीच करितो, अशी संकोच करून जमीनीवर पढण्याचा प्रसंग आला, जीवाची भावना होते. तद्वत्तु शास्त्रोपदिष्ट अथवा वीससन घालून बसण्याचा योग आला, चांद्रायणादि विविध व्रते, आश्रमचतुष्यधर्म, किंवुना कधीं काटक्या चिंध्या पांघरण्याची तदितर धर्म, किंवा अधर्म, अन्यवंथीय धर्म, वेळ आली, अथवा आकाशाच्या आच्छादनां- किंवुना पांखंड मतवायांनी उपदेशिलेलीं खालीं निद्रा घेण्याची आगर बसून राहण्याची कर्मे या सर्वांवै यथाविधि परिपालन मीच पाळी आली, किंवा विड्या, कांडे, राखाडी किंवा करितो, असे जीवास वाटते. निर्जन शिलातला-मारी यांत लेळण्याचा प्रसंग आला, अगर वरील छाया, थंडगार जलाशय, नदीतीरां- कधीं रणभरीवर, चिखलांत किंवा लंकडावर जवळील रम्य एकांतस्थळे, निर्मक्षिक वर्ने, अथवा अशाच इतर ठिकाणीं काळ कंठाव कुण्यपावन देवालये, सरोवरे, घरांसारखीं गिरिलागला, तर हें सर्व मीच केले असे ममत्व करून इत्यादि सृष्टीतील रमणीय स्थानांचा उप-जीवास उत्पन्न होते. मीच मुंजमेखला परिधान भोग घेऊन नानाप्रकारचीं जपजाय्ये, व्रते, केली आहे, किंवा कधीं नगावस्थेत आहे, नियम, तर्पे, यज्ञ इत्यादि विविध गोष्टीचीं मीच अथवा रेशमी वस्त्रे किंवा हरिण, व्याघ्र, आचरण करितो अशा अहंकाराचा जीवाचे सिंह इत्यादि परंचीं कातडीं पांघरलीं आहेत, ठिकाणीं संभव होतो. वाणिकजन, बाह्यण, अगर ताग, गोणपाठ थांचीं बनविलेली क्षत्रिय, वैश्य, शृद्र इत्यादिकांना नियुक्त करून वस्त्रे ल्यालों आहे, अथवा कांडेरी दिलेलीं कर्मे मीच करितो, व दुखळे, अंधळे व चिंध्या इत्यादिकांपासून तयार केलेलीं अनाथ यचिवर मीच निरनिराळ्या रीतीने वस्त्रे धारण केली आहेत, असाही खोटा मीपणा उपकार करितो, असा भ्रम स्वतःविषयीं बरोफलासक शाळ्यामुळे जिवाचे ठिकाणीं प्रत्ययास भर उमज न पडल्यामुळे. जीवाला पछाडून येतो. तद्वत्तु नानाप्रकारचीं भोजने व रन्ने राहतो. सच्च, रज, तम या त्रिगुणाचे व धर्म, योवा मीच उपभोग घेतो अशी. जीवाची अर्थ, काम या तीनि पुरुषार्थांचे कर्माचा मीच,

कर्ता आहें, असे जीवाला वाटत असते. प्रकृ-भोगावयास मिळावें, अथवा या लोकांच माझ्या तीर्थीं तादात्म्य केल्यामुळे जीवात्म्याची अरी पापपुण्यांची फळे दी भोगीन, किंवा मला नेहमी नूक होते. स्वधाकार, वषट्कार, स्वाहाकार, सुख मिळावें व नेहमीं पुण्यकर्मांचे आचरण नमस्कार, याजन, अध्यापन, दान, प्रति-केल्यानें प्रत्येक जन्मामध्ये शेवटपर्यंत मला येह, यजन, अध्ययन, जन्म, मृत्यु, सौख्य उपमागावयास सांपडेल; पण (उलट-विवाद, हिंसा इत्यादि बरी-वाईट कर्मे क्रिया-पक्षीं,) माझ्या दुष्कर्माचरणापासून मला मार्गातील असतांही ती माझीच आहेत असे अनंत यातना सहन कराव्या लागतील; मनुष्य-जीव समजतो. प्रकृति हीच देवता भूतमात्राची जन्म हा दुःखपूर्ण असून तेथून जीवाला उत्पात्ति करिते व संहार करिते. ज्याप्रमाणे नरकवासास जावें लागते; नरकांतून मुक्त मगवान् सूर्य हा सायंकाल झाला असतां दोऊन पुनः कालवशात् जीवाला मनुष्यजन्माची आपले किरणजाल आवरून घेतो, त्याप्रमाणे प्राप्ति होऊन क्रमाने देवलोकही लाभेल; जगताचा संहारकाल प्राप्त झाला हाणजे भूत-परंतु (रहाटगाडग्याप्रमाणे) आचरलेत्या पाप-मात्राचे गुण आपले ठारी विलीन कस्तु घेऊन पुण्यांच्या बलाने याही उच्चस्थितीतून फिरून परमात्मा एकटा राहतो; व पुनरपि उत्पत्ति-मानवजन्माची प्राप्ति होऊन नरकाची वाट धरावी समर्थी विलीन झालेले पदार्थ भोक्ते सोहून लाभेल, हिंसा इत्यादि अहंभावयुक्त विचार जीवाचे देतो. जीवात्म्याचेच वस्तुतः हे अनंत व ठिकणी उत्पन्न होतात. याप्रमाणे आत्म्याहून आल्हादजनक गुणधर्म असतांना गमतीखातर भिज असलेल्या वर्तुंवर आत्म्याचा जो आरोप अनेक वेळां मीच ही उत्पत्ति व लय घटवून करितो तो ममत्वाने गुरुकटल्यामुळे देव, मनुष्य आणितो, असे तो अभिमानाने मानितो. या व नरक या तिन्ही अवस्थांत क्रमाने भ्रमत प्रमाणे विगुणातीत आत्मा कियापांगारी रहातो; ज्यांना नाश आहे अशा कोठवधि संलग्न झाल्यामुळे, जगदुत्पत्ति व प्रलय घटवून यांनीत त्यास जन्म घ्यावा लागतो; व ज्या आणणाऱ्या सच्चरजस्तमादि विगुणात्मक प्रकृतीला विकृत करितो. आत्म्याचे कर्मनार्गारी अरी फळे तिन्ही लोकीं जन्म घेऊन तो भोगतो. शालेल्या तादात्म्यामुळे, विशिष्ट कर्माच्या अंगीं वास्तविक प्रकृतिच शुभाशुभ कर्मे करिते व विशिष्ट गुणधर्म व कार्यप्रवणता आहे असे वासनापीन होऊन कर्मफलांचा तिन्ही लोकां-जीवात्मा मानून लागतो. हे राजा, सर्व जग मध्ये उपभोग घेते. किंवडुना तिर्यग्योनि, या प्रकृतीनेच अंधके केले असून रज व तम मनुष्ययोनि व देवयोनि हीं तिन्ही प्रकृतीची या गुणांचा प्रत्येक पदार्थावर नानाप्रकारे स्थाने होत. वस्तुतः प्रकृति दृश्यविन्हरित पगडा वसलेला आहे, यामुळेच रीतोण्यादि आहे. परंतु तिच्याशसून होणाऱ्या कार्यां-सुखदुःख देहाला नेहमीं भोगावी लागतात; वस्तुत तिचे अस्तित्व आपण अनुमानाने स्थापित आणि ती मलाच सोसाबी लागत असून माझा करितो. त्याचप्रमाणे जीवात्म्याचे अस्तित्वही पाठ पुरवीत आहेत, अरी जीवाची असत्क-अनुमानगोचर आहे, यद्यपि आत्मा निविकार त्याना होते. या असत्कृपनेमुळे, हे नराधिष्ठान, भावे, तथापि प्रकृतीरूपत कर्मे तोष करवितो; हीं दृढे मला चुकविली पाहिजेत व स्वप्नाटोकीं व इंद्रिययुक्त देहांत प्रवेश केल्यावर ती कर्मे जास्त मस्तूत सुझावांचे सुख मला उप-भासीच असा जीवाला अभिमान सत्यज होतो.

श्रोत्रादि पंचकर्मद्वये व वागादि पंचज्ञानेद्वये यांचा त्रिगुणांशीं संयोग होऊन कर्ते घडतात. म्हणतात. ही अमृतमय व अविनाशी आहे. परंतु वस्तुतः हा जीवात्मा इंद्रियविरहित चंद्राला तरी ज्या सोळा कला आहेत, त्यां-असतां (इंद्रियांचा व याचा कांहीं संबंध पैकीं पंधरा क्षयवृद्धिशील असून सोळावी नसतां) सर्व कर्ते मीच करितो, असे तो मानितो; व (याचा परिणाम असा होतो की,) याला वास्तविक देह, लिंग (चिन्हे), कालावच्छिन्नता वौरे नसतांना, मी शरीरधारी आहे, लिंगवान् आहे, कालावच्छिन्न आहे, असे हा समजू लागतो. तसेच याला बुद्धितच्चे, मृत्यु, चलता, क्षेत्र (शरीर), तप, जन्म, साध्य, संसार, भय वौरे कांहीएक नसतांना हीं सर्व मला आहेत असे हा मानितो; आणि या खोल्या समजुतीमुळे सर्व गोषीवद्दल ममत्व ठेवून, स्वतः अविनाशी असतांना आपण विनाशी आहों अशी त्याची कल्पना होते !

अध्याय तीनशे चौथा.

—००—

जीवाच्या अङ्गानाचे फल.

वासेष्ट संगतातः—याप्रमाणे राजा, मठ जनाचे संगतीस लागून स्वतः मृद बनल्याने जीवाला नाशिवंत अशा हजारे—कोटीं जन्मांस जोवै लागते; आणि एका स्थानाहून दुसरे स्थानीं याप्रमाणे पशु, पक्षी, मनुष्य, देव इत्यादि अनेक मरणशील देहांत त्याच्या त्या अविनाशी अशा चित्कलेला शिरावै लागते: व तेये गेल्यावर, अहानानें मट हाऊन गेल्या- मुळे, मूतसृष्टीतील चंद्रप्रमाणे हजारे वेळां यांचा संघातरूप वेह, त्यांकिंचाणीं हा देहच क्षयवृद्धि सोसावी लागते. चंद्रप्रमाणच या जीवाला षोडशकला असतात, त्यापैकीं दर्शें- द्वितीय व अंतःकरणचतुष्टय या चौदा धरून पंधरावी कला जी चिच्छायायुक्त मूल प्रकृति विशुद्ध असा महान् आत्मा सांगितला, त्याची तीच योनि होण्य व हिचे पांथीच जन्ममरणाचे गोते येतात; आणि या पंधरावीफलीकडे अस- नारी जी सोळावी चित्कला तिला सोम असे म्हणतात. ही अमृतमय व अविनाशी आहे. चंद्राला तरी ज्या सोळा कला आहेत, त्यां-असतां पैकीं पंधरा क्षयवृद्धिशील असून सोळावी नवेढी नित्य आहे; व हिलाव ‘सोम’ असे म्हणतात. असो; ही जी मूलप्रकृतिरूप आतां पंधरावी कला सांगितली, हिचे कारणाने मृद हाऊन हा जीवात्मा निरंतर जन्म घेत राहते; व जन्म घेतला असतां, त्याची अविनाशी व अमृतमय जी सोळावी कला तीच त्याचे त्या ठिकाणीं पोषण करीत असते; आणि असाच प्रकार वारंवार प्रत्येक जन्मांत चालतो. मात्र हीं जी सूक्ष्म अशी सोळावी कला सांगितली, तीच ‘सोम’ असं समज. ती वस्तुतः फेरे घेत नाहीं किंवा नाश पावत नाहीं. हिला ‘धाम’ असेही झणतात; आणि इंद्रिये तिचे पोषण करीत नसून तीच सत्तास्फुटिदानाने इंद्रियांचे पोषण करिते. या सोळावे कलेचा नाश न होतां रज्जूवरील सर्पप्रमाणे हे जगत् पुनःपुनः उद्द्रव पावत असते आणि घाला ज्याप्रमाणे मृत्तिका त्याप्रमाणे या कार्यरूप जगताला हीं प्रकृति मूलभूत आहे. यांचेडश-कलात्मक प्रकृतीचा क्षय किंवा विरह होईल तेव्हांच मोक्ष प्रस होईल. असा प्रकार जोपर्यंत होत नाहीं, तोपर्यंत, पूर्वीयोनि शब्दानें सांगितलेली अव्यक्तसंज्ञक जी पंधरावी कला तिजसह सोळा कलांनीं युक्त असलेला जो हा चित् आणि अचित् किंवा उठ आणि चेतन तेये गेल्यावर, अहानानें मट हाऊन गेल्या- मुळे, मूतसृष्टीतील चंद्रप्रमाणे हजारे वेळां यांचा संघातरूप वेह, त्यांकिंचाणीं हा देहच क्षयवृद्धि सोसावी लागते. चंद्रप्रमाणच या भी किंवा माझा असं मनून चालणारा जीव जीवाला षोडशकला असतात, त्यापैकीं दर्शें- या देहधारणाचे चक्रांतच किरत राहतो; झणजे द्वितीय व अंतःकरणचतुष्टय या चौदा धरून मार्गे चोवीस तस्वापलीकडचा जो विमल व पंधरावी कला जी चिच्छायायुक्त मूल प्रकृति विशुद्ध असा महान् आत्मा सांगितला, त्याची तीच योनि होण्य व हिचे पांथीच जन्ममरणाचे खरी ओळख जोपर्यंत या जडचेतन किंवा शुद्ध व अशुद्ध अशा उभयरूप देहाशीं

तावात्म्य पावल्यानें अज्ञानी बनलेल्या या जीवाला पटत नाहीं, तो पर्यंत हा केरा चालू राहतो; आणि हा जीवात्मा मूळचा शुद्ध असतांही या मलिन देहाच्या संगतांनें अशुद्धा-सारखा होतो. तसाच हा स्वतः ज्ञानरूप असतां अज्ञानसंगतीनें अज्ञानी बनतो. त्याच-प्रमाणे, हे नृपत्रेता, हा मूळचा जरी विपरीत-ज्ञानहीन आहे, तरी त्रिगुणात्मक प्रकृतीने नार्दी लागून हाही त्रिगुणात्मक होतो.

अध्याय तीनश पांचवा.

—०—

मायानिरुद्धिर्वर्णन.

जनक विचारितोः — भगवन्, अक्षरव क्षिक्वा पुरुष व प्रकृति या देघांचा हा संबंध पुरुष व स्त्री या उभयतांच्या संबंधप्रमाणेच अवश्य आहे, नव्हे काय ? पहा बरें—पुरुषावाच्यानुस्तीला गर्भधारणा संभवत नाहीं; तर्सेच पुरुषालाही स्त्रीवाच्यानुपलं रूप (पजास्पाने) प्रतिशिवित करितां या नाहीं. कोणत्याही योनीत जा, स्त्री व पुरुष हीं परस्परांशी संबद्ध होऊन आर्ण परस्परांगुणांचा विनिमय करून नवे आकार उत्पन्न करितात. स्त्रीपुरुषे हीं रतीचे इच्छेने स्त्री-मनुकाली परस्पर संलग्न शालीं असतां एक-मंकाचे गुणांच्या सालाने आत्मसदृश नवीन रूपे निर्माण करीत असतात. या म्हणण्याचा प्रत्यय पाहिजे असेल तर, प्रथेचे अपत्यांत कांहीं अंश मातेचे व कांहीं अंश पित्याचे याप्रमाणे दोघांचे गुणांचा समुच्चय असतोच. आस्थि, स्नायु व मज्जा हे गुण त्वाला पित्याचा मानून प्राप्त होतात असें आडु जाणितां;

* गताध्यायीं, जिवात्म्याचा प्रकृतीर्थी विरह होईल तेव्हांच मोळ होतो, असें विडिऊनी सांगी ताले. परंतु हा विरह व्हावा काळा अशी शंका जन-काप आली, तिचें उच्चर्या अध्यायी कथिले आहे,

आणि त्वचा, मांस व रक्त हीं मातेपासून होतात असें ऐकितो. कारण, हे द्विश्रेष्ठ प्राप्रमाणे ही व्यवस्था वेदांत वै शास्त्रांत पठित आहे. आणि जें कांहीं वेदांत व तदनुसारी शास्त्रांत सांगितले असतें, तें प्रमाण समजले जातें; व या प्रकारे वेदशास्त्रांनें प्रामाण्य सार्वत्रातिक वरिले आहे. (अर्थात् माझें म्हणणे प्रकृति व पुरुष या उभयतांचा अवश्य अन्यान्य वै आहे. या संबंधांत कांहीं गुणांचा निरोध व कांहींचा स्त्रीकार असा प्रकार हे ता. पुरुष हा प्राहृतिगत जाड्याचा निरोध करितो) ५८ पाचा संबंध ज्ञाला कीं प्रकृतीचे जडत्व द्वा होऊन तिला चेतनसामर्थ्य येते.) व तिचे उक्तांकों असणारे दुःख आपणावर ओढून वतो. उलटपक्षी-प्रकृति ही पुरुषाच्या आनंदादिगांचा निरोध करिते (तिच्या संयोग नव्याचे केवळ नंदित्व विघडते) व पुरुषपैतृन्य आपलेकडे ओढून घेते. एनावता, या उभयतांचा या संयोग अखंड चालतो आणि चालताच हीं हिज. मग प्रकृतीचा विरह होऊन मोक्ष होणे इशकय करते होईल तें सांगा. मला तर अरा द्यनीत मोक्षाचा संभव दिसत नाहीं. आरण अपोक्षज्ञानी आहां, त्या अर्थी आपले द्याण-ज्यांचे पृष्ठचर्य आपणांस प्रत्यक्ष असा कांहीं दृष्टांत अवगत असल्यास मला सांगावा. कारण, मोक्ष मिळावा अशी आम्हांस उत्कंठा आहे; आणि म्हणूनच जें कांहीं दुःखरहित, अमूर्त, अजरा, निय, अतीत्रिय व स्वतंत्र असें असेल त्याची आम्हांला इच्छा आहेच.

वंसिष्ठ उत्तर करितातः—आ जनका, तू जो वेदशास्त्रांचा आधार विलास तो ठीकच आहे; आणि तू वेदशास्त्रांने प्रामाण्यही नीट फक्टलेस खरं. परंतु, हे नरेंद्रा, तू वेदशास्त्र काप आली, तिचें उच्चर्या अध्यायी कथिले आहे,

परंतु त्यांचा तत्त्वदृष्टीने खरा खरा होणारा अंशानें बनतात, ही गोष्ट तर खरीच आहे; अर्थ तू समजत जाहीस. पण जो कोणी वेद पण एकांदरीनें पाहतां हें थातुसवक व हीं शास्त्रांनी केवळ वचनेच घेऊन बसतो,—त्यांचे इदियें यांची उत्पत्ति—एका द्रव्यापासून दुसरे तत्त्वतः तातर्थ्य काय हें ध्यानांत घेत नाही, द्रव्य, निवा एका बीजापासून दुसरे बीज, त्याचे तें ग्रंथधारण वृद्धा आहे. ज्याला ग्रंथाचा अर्थ कळत नाही, तो ग्रंथाचा केवळ भार अर्थात् नाही, तो ग्रंथाचा केवळ भार अर्थात् नाही, तो ग्रंथाचा केवळ भार न्यायानें होते, असें म्हणावें लागते. (ही सर्व वाहतो. ज्याला ग्रंथाच्या अधोचे रहस्य कळले उत्पत्ति केवळ एका प्रकृतीचे कार्य होय. असेल, त्याचे ग्रंथधारण मात्र सफल होय. तुझे समजुतीप्रमाणे प्रकृति व पुरुष यांचे मिश्र ग्रंथाचा कोणीं कोणास अर्थ विचारिला असता कल नव्हे.) कारण, सृष्टि तेवढी गुणात्मता पुरुषानें असा सामितला पाहिज की, कव अपणार; आणि महात्मा पुरुष तर श्रोतांचे मनांत ता ग्रंथाचे रहस्य त्या योगान सनः निर्दित्य, निर्भीज, निर्द्रव्य, अमृत व वेगेत विद्वनांचा समेतुदे ग्रंथाचे नुसत निर्गुण असा असल्यामुळे बीजापासून बीज, अर्थ उलगडून दाखविण्याचे धारिट ज्या मठ द्रव्यापासून द्रव्य वैरंग कोणत्याच न्यायानेमनुज्ञाये अंगी नाही, त्याला स्वतःव नीड पुरुषशी गुणांचा संबंध येत नाही; आणि वेग न झाल्यानें त्याचे ज्ञान तसेच मंद रहाते. विशेषतः तो पुरुष जर निर्गुण आहे, तर मग अर्धत्रु अशाचे हातन त्या ग्रंथाचा त्यापासून ही गुणभयी सृष्टि कशी ढावी ! तत्त्वार्थ निर्णयपूर्वक सांगणे कसें घडाव ? बरं, तसमत्या सृष्टीच्या उत्पत्तीचा खरा प्रका झणजे ज्याची बुद्धि फुटके भांडाप्रमाणे आहे, गुणांपासूनच गुणांची उत्पत्ति होते, झणजे असाला निर्जय सामितला असला तरी तो त्रिगुणात्मक जी माया तिजपासूनच आकात्याला वेढी चौवांत सांगण्याये साधा नाही व गादि गगांची उत्पत्ति होते. फलतः हे आकात्याला मुळे तो उदाहसता पव होतो. नुसत गादि सर्व त्रिगुणात्मक प्रकृतीनूनच उत्पन्न आत्मजानीही झाला तरी ग्रंथाचे तत्त्व उलगडून घेऊन तीवच लय पावतात. (तुझे समजी-दाखविण्याचा त्यास जर अभ्यास नसेल, तर त तपांने त्यांत पुरुषाचा अंश नसतो.) तचा, मांस, देखिल समेत प्रश्न केला असता उपहास्य होईल. रुदिग, मेद, पिच, मजा, अस्थि व स्नायु ही याकरिता, हे राजेद्वा, मोठमोठे सांख्या-आठी शरीरांत मातेचा संबंध नसतांही केवळ चार्य व योगाचार्य हे तू म्हटलेल्या श्रुतिशास्त्रांचे पितृवीर्यपासूनच होतात. हें (दोणाचार्यादि तत्त्वानिर्णय काय सांगत आले तो नीड ऐकून अवानिमध्य पुरुषाचे उदाहरणांवरून) पष्ठ घे. योगांमधीं लोक जी गोष्ट प्रत्यक्ष अनुभ-उत्त आह व ते ठीकच आवे. कारण, हीं सर्व वांने पाहतात, तीव गेष्ट सांख्याची शास्त्र-प्रकृतीची कार्य आहेत. अपिवेच्या ठारीं प्रतिवाचाने अनुभित करितात एनावता, सांख्य व विभिन्न द्वालेला पुरुष झणजे जीव व तदितर योग या देवती मागाचे तत्त्व एकून आह, झणजे आकाशादि सृष्टि हीं उभयतां आणि असें जो समजतो, तोच खरा ज्ञानी समजावा. प्रमाता, प्रमाण व प्रमेय हीं आत्म्याचीं तिन्ही असो; तं मला सांगितलेंस कीं, या शरीरा-लिंगे झणजे गमके (खुणा) हीं सर्वही प्रकृती-पैकी व्याचा, मांस व रक्त हीं स्त्रीचे अंशाने, पासूनच आहेत. मात्र या तिन्ही लिंगाचे आणि मेद, पिच, स्नायु, मजा हीं पुरुषाचे साधनानें ज्याचे ज्ञान करून ध्यावाचे असा

जो लिंगी ह्यणजे परमात्मा तो प्राकृत नव्हेहे; व जीव आणि प्रकृति या देहांहून तो विलक्षण आहे. कृत हे जरी स्वतः अमूरत आहेत तर त्यांचे ठार्यां सर्वदा उत्पन्न होणाऱ्या फलपृष्ठां वरून त्यांचे अस्तित्व अनुमित केले जाते. त्याचप्रमाणे, आलिंग असा जो पुरुष त्यांचे साज्जिध्य शाळे असतां, प्रकृति ही आपणापासूनच चैतन्य-प्रकाशित अरी जी महदादि सृष्टि निर्माण करिते, त्या सृष्टीवरूनच तिचं अस्तित्व अनुमित होते; आणि अशाच प्रकारचे अनुमान पद्धतीने, राजा, तत्त्वांतील जो पंचविसाखा ह्याण-मार्गे सांगितला, व जो स्वतः लिंगरहित असून लिंग व लिंगी यांची केवळ व्यासे दास्विणारा आहे, त्या परमात्माचेही अस्तित्व अनुमित करितां येते. हा परमात्मा वस्तुतः जन्म-मृत्युहीन, देशकालपरच्छिद्रहित, सर्वाकाशी व निरामय असा असून, त्याचा व्यवहारांत गुणांशी जो संबंध जोडला जातो तो केवळ अध्यासिक द्वाणजे लादलेला आहे; व असेहे कांप्यांचे कारण, देहादि आकारांचे ठिकाणी त्याला वाटणारा अभिमानच होय. आणि ज्या ज्ञात्यांस गुणांसंबंधे खरें ज्ञान आहे, ते लख्य अंतर्च समजात कीं, जो गुणवान् असेल त्याचेच ठिकाणीं गुण असतात; परंपरासारखा जो निर्गुण त्यांचे ठार्यां गुण काढून यावे! अर्थात् ते त्यांचे ठार्यां नाहींत असेंच ज्ञात समजातात. अरी वस्तुस्थिति असल्याने, मुम तेवढे प्रकृतीचे हे रहस्य पूर्ण उमजून जीवात्मा जेव्हां त्या गुणांचा बाध करितो, तेव्हांच त्याला परमात्मदर्शन होते. या प्रका-अगदीं वेगवेगक्या आहेत, व अनुभवही असाच रचा हा जो परमात्मा, तो सांख्याचार्य व आहे. कारण, जे कोणी आत्म्याला कर्ता तसेच योगाचार्य या उभयतांचेही मताप्रमाणे भूणून भूणतात, त्यांना देखील समाधिकालीं दुदीचे पलीकडचा आहे; आणि अहंकारादि असा अनुभव येतो कीं, बुद्धचादि साधनां-जडांचा त्याग करावा तेव्हांच त्या परमज्ञान-वांचून आत्म्याला कर्तृत्व साधत नाहीं. एतामयाच ज्ञान होत. हा परमात्मा अज्ञात, अव्यक्त, वता, जे मनीषी आहेत, ते पंचविसांच्या

सृष्टीला तच्च किंवा जन्य हा शब्द लावितात; आणि या पंचवीस तत्त्वांपलीकडे असे जे कांही अनुभवास येते त्यालाच निस्तत्त्व हा शब्द लावितात. आतां हें 'निस्तत्त्व' म्हटलेले सविसावे काय आहे म्हणून पुशील तर, दृश्यमान् पंचविंशतितत्त्वात्मक सृष्टीचे जे पंचपंचात्मक वर्ग, त्या वर्गांतील प्रत्येक विषयाचे जे ज्ञान, तें ह्याणजे पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मद्वय, पंचमहाभूते, शब्दादि पंचविषय, आणि मन, बुद्धि, अहकार, प्रकृति व चिदाभास मिळून पांच, एकूण हे जे तत्त्वांचे पांच वर्ग—यापीकीं प्रत्येक वर्गांतील जे विषय त्या विषयांचे जे ज्ञान तेंच सविसावे तच्च किंवा निस्तत्त्व हेय; आणि हें जे तत्त्वांचेही तच्च म्हणून म्हटले, तें सनातन ह्याणजे सर्वदा एकरूप असते.

अध्याय तीनशें सहावा.

—००—

योगवर्णन.

जनक विचारतोः—हे क्रविश्रेष्ठा, क्षराक्षरांच्या एकत्वानेकत्वाविषयीं जे कांही आपण मला सांगितले, त्याचे (यथार्थ) स्वरूपा-विषयीं अद्यापि मला संशय आहे. हे निष्पापा, अज्ञानी लोकांची तशीच ज्ञानी जनांची आत्म्याबद्दल काय समजूत आहे हे मंदबुद्धिमुळे माझे ध्यानांत येत नाहीं, ही गोष्ट निर्विवाद आहे. तसेच, क्षराक्षरांचे कारण म्हणून जे विवेचन आपण मला सांगितले, त्याचाही माझे मनावरील उसा बुद्धिचांचल्यामुळे पार नाहींसा आला आहे. याकरितां, हे भगवन्, एकत्व, अनेकत्व, ज्ञानी, अज्ञानी, ज्ञेय (जीवात्मा), विद्या, अविद्या, क्षर, अक्षर, सांख्य व योग या विषयांचे सांगोपांग व सशास्त्र विवरण पुनः आपणांपासून त्यांतील भेदाभेदांसह एकून घेण्याची माही इच्छा आहे.

वसिष्ठ सांगतातः—जे तर, तूं जे कांहीं विचारीत अहेस ते मी तुला सांगतो. बाबारे, प्रथम मी तुला योगशास्त्रांतील कर्तव्याची वेगळी फोड करून सांगतो, ऐक. ध्यान हा योगवेच्यांच्या मर्ते योगशास्त्रांतील प्रमुख धर्म (कर्तव्य) असून त्या आवारभूत पायावरच त्यांची इमारत बांधिलेली आहे. ध्यानही दोन प्रकारचे आहे, असे योगशास्त्रांत प्रवीण असलेले विद्वान् लोक सांगतात. मनाची पूर्ण एकाग्रता करणे हा एक, व प्राणायाम करून ध्यान करणे हा दुसरा. पैकीं प्राणायाम हा रागुण प्रकार असून चित्तेकाम्य हा निर्युण होय. मूत्रपुरीषोत्सर्ग व भोजनव्यवहार या तीन प्रसंगी मात्र ध्यान करावयाचे नाहीं; बाकी सर्व काळ साधकाने ध्यानाकडे लावावा. मनाचे साहाने इंद्रियांना इंद्रियांचे विषयांपासून खेचून धरून शुद्ध आलेल्या बुद्धिमान् पुरुषाने बाबींस प्रकारच्या वेरणांच्या द्वाराने चोरींस तत्त्वांच्या पलीकडे असलेल्या परमात्म्याशीं जीवात्म्यांचे एकय करण्याचा यत्न करावा. हा परमात्मा प्रत्येक शरीरांत वास करीत असून अजर व अविनाशी आहे असे ज्ञाते ज्ञानतात. परमात्मासंबंधींचे ज्ञान करून घेण्याचा हाच आजपर्यंतचा मार्ग आहे, असे आम्ही ऐकिले आहे. कामादि दुष्ट मनोविकारांनी ज्याचे मनावर परिणाम होत नाहीं, त्यालाच हा योगमार्ग सुलभ आहे, अन्य मनुष्यास याची प्राप्ति होणे नाहीं. असो; साधकाने विषयासकि सोडून यिताहार करावा; आणि पूर्ण इंद्रियनिग्रह करून, रात्रीच्या पहिल्या व शेवटच्या प्रहरांत मनाचा परमात्म्याचे ठिकार्णी लय लावावा. हें करण्यापूर्वी सर्व इंद्रियांचे व्यापार मनाचे साहाने बंद करावे. तसेच, हे मिथिलाधिपा, बुद्धीच्या साहाने मनाला तात्पूर्व ठेवून दगडाप्रमाणे निश्चल रहावें. योगशास्त्रांचे रहस्य समजून

जो ज्ञाता स्तंभाप्रमाणे हालचाल न करितां व पर्वतासारखा निश्चल राहूं शकतो, तोच आत्म्याशीं एकरूप झाला असे मृणतात. ज्याचीं कर्णादि पंचकर्मेद्रिये आपआपल्या विषयासंबंधी निर्वापार झाली आहेत, ज्याचे मन सुद्धां कशाचीही इच्छा करीत नाहीं, ज्याला कोणत्याही गोष्टीचे ममत्व राहिले नाहीं, आणि जो काषाप्रमाणे निर्विकार झालेला आहे, अशा वृत्तीच्या माणसालाच ज्ञाने 'योगी' असे नांव देनात. अशा स्थितीतील मनुष्य निर्वात मृणती जळणाऱ्या दिव्याप्रमाणे सतेज असतो; अणि लिंगदेह-विरहित होत्साता निश्चल राहतो, व याला उच्चनीच योनीमध्ये केन्या घालाव्या लागत नाहीत. असे झाले हृषणजेच त्याला साक्षात्कार झाला व हृषयांत वास करणाऱ्या अंतरात्म्यासंबंधी जें कळावयाचे तें कळले, असे तीला श्रेष्ठ (मुख्य) मानितात. हे राजश्रेष्ठ, माईगसारखे लोक मृणतात. परंतु, हें कट्टु-तिच्यापासून दुसरे महत्-संज्ञक तत्त्व उत्पन्न नहीं दुसर्यास तें वर्णन करून संगतां यंत झाले; या महत्त्वांतून अहंकार या तिसरे नाही; त्यासच त्यासंबंधी खरें ज्ञान झाल तत्त्वाची उत्पत्ति झाली; व तेथून पंचसूक्ष्मभूतांचा उद्भव झाला. अशी सांख्या स्त्रीं यथार्थ ज्ञान अंतःकरणांत हृगोचर होतो, तेहां तो निर्धुत शालेल्या ज्ञानी पुरुषांची उपत्ति आहे. या अशीप्रमाणे, रश्मियुक्त भगवान् सूर्यप्रमाणे आठ तत्त्वांना आठ प्रकारच्या प्रकृति असे दिवा आकाशांतील विद्युतेजाप्रमाणे प्रकाश-त्यगतात. या प्रकृतीचे विकार सोळा मान् असतो. महात्म्या वैर्यशील वेदपारंगत ज्ञात्या ब्राह्मणांना ज्या अज व अमर परमात्म्याचा साक्षात्कार होतो, तोच परमात्मा अणूहून मूळ, व मोउपाहूनही मोळा आहे. भूतमात्राचे ठिकाणी परमात्मतत्त्वाचा नित्यवास असतांना त्यांना तें दिसत नाही. बुद्धिरूपी धनाने व वित्तरूपी दिव्याच्या प्रकाशाच्या साहानें मनुष्याला तें पाहतां येईल. तो परमात्मा दाट अंधकाराच्या पर्लाकडे असून, इंधराहूनही श्रेष्ठ आहे. सर्वज्ञ वेदवेत्ते लोक ज्या तत्त्वाला

(संसाररूपी) अंधकाराचा नायनाट करणारे असे मानितात, तेच हें परमात्मतत्त्व निर्मल, अंधकारहित, लिंगरहित व निरुपाधि असे आहे. हाच योगवेच्यांचा योग होय. याविषयावाच योगाचे अन्य लक्षण तें कोणतें आहे ? या रीतीनेच योगी लोकांना अविनाशी आत्मतत्त्वाचा प्रत्यय येतो.

सांख्यवर्णन.

याप्रमाणे, जनका, योगदर्शनाची सविस्तर माहिती मीं तुला सांगितली. आतां, (सर्प-वृत्तीच्या आभासासारखे) मानवी अंतःकरणांत दिव्याप्रमाणे सतेज असतो; अणि लिंगदेह-जे (जगत्वंबंधी) दिव्रम आहेत, त्याचे हृलूहृलू निराकरण होऊन मग परमात्म्याचे ज्ञान ज्या शास्त्राचे अध्ययनानें होते, त्या सांख्यशास्त्रानें उद्भाटन करितो प्रकृतीला मूलभूत मानणारे सांख्यशास्त्रवेत्ते हे अव्यक्त प्रकृती श्रेष्ठ (मुख्य) मानितात. हे राजश्रेष्ठ, माईगसारखे लोक मृणतात. परंतु, हें कट्टु-तिच्यापासून दुसरे महत्-संज्ञक तत्त्व उत्पन्न नहीं दुसर्यास तें वर्णन करून संगतां यंत झाले; या महत्त्वांतून अहंकार या तिसरे नाही; त्यासच त्यासंबंधी खरें ज्ञान झाल तत्त्वाची उत्पत्ति झाली; व तेथून पंचसूक्ष्मभूतांचा उद्भव झाला. अशी सांख्या स्त्रीं यथार्थ ज्ञान श्रेष्ठ ज्ञानी पुरुषांची उपत्ति आहे. या अशीप्रमाणे, रश्मियुक्त भगवान् सूर्यप्रमाणे आठ तत्त्वांना आठ प्रकारच्या प्रकृति असे दिवा आकाशांतील विद्युतेजाप्रमाणे प्रकाश-त्यगतात. या प्रकृतीचे विकार सोळा मान् असतो. महात्म्या वैर्यशील वेदपारंगत ज्ञात्या ब्राह्मणांना ज्या अज व अमर परमात्म्याचा साक्षात्कार होतो, तोच परमात्मा अणूहून मूळ, व मोउपाहूनही मोळा आहे. भूतमात्राचे ठिकाणी परमात्मतत्त्वाचा नित्यवास असतांना त्यांना तें दिसत नाही. बुद्धिरूपी धनाने व वित्तरूपी दिव्याच्या प्रकाशाच्या साहानें मनुष्याला तें पाहतां येईल. तो परमात्मा दाट अंधकाराच्या पर्लाकडे असून, इंधराहूनही श्रेष्ठ आहे. सर्वज्ञ वेदवेत्ते लोक ज्या तत्त्वाला

प्रमाणे समुद्रांतून निघून समुद्रांतच (आपल्या आविकारणांत) लीन होतात, तद्वत्यु गुणांचा प्रत्येक वेळी आतां सांगितल्याप्रमाणे अनुक्रमाने उदय होतो व अंतीं त व्युक्तप्रमाणे आप-आपल्या निकटकारणांत लेप पावतात. हे नृपवरा, प्रकृतीची उत्पत्ति व नाश हीं अशा प्रकारची आहेत. विश्वरूपसमयीं एकटा परमात्मा अवशिष्ट राहने आणि जगदुपत्तीला सुरुवात मानून, आणि स्थूलसूक्ष्म या क्रमाने शोध शाळी ह्याजे तोच बहुविध प्रकारांनी व्यक्त करीत सर्व प्रपञ्चाचा चिदात्म्याचे ठिकाणी होतो. हे राजेंद्रां, अव्यक्त परमात्म्याला प्रकृतिच लय करून, साक्षात्काराचा अनुभव घेतात. एकत्र व नानात्व देख्यास कारणीभूत होते, असा कृतीसह चोवीस तत्त्वांचा सत्यान्वेषण-ज्ञात्यांचा अभिप्राय आहे प्रकृतीची ही असे वुद्धीने शोध करून त्यांचा ते चिदात्म्यांत लय करितात; आणि चोवीसांच्या पर्यंती कडील पंचविसाध्या परमात्म्याचे सत्य ज्ञान त्यांस होते. प्रकृतीला सोडून जो पंचविसावा तोच जीव; आणि हा ज्या वेळेस परमात्म्याचे प्रकृतीचे ठारीं बहुविध वस्तु निर्माण करण्याची खरे स्वरूप ओळखितो, तेव्हां तो कैवल्याशक्ति उत्पन्न करितो. प्रकृतीला क्षेत्र ह्यानात प्रत जातो. या शास्त्राचा येणेप्रमाणे रुविव व परमात्मा चोवीस तत्त्वांपर्यंतीकडे असून प्रकृतीची अधिकाता आहे अशी समजून आहे; तीचा अधिष्ठाता आहे अशी समजून आहे; आणि म्हणनच, हे नृपाला, यतिशेष हे परमात्म्याला मुख्य पर्वक असे म्हणतात. वस्तुत: प्रस्येक उत्पत्तीरील वस्तुमध्ये (क्षेत्रामध्ये) परमात्म्याचे अधिष्ठान दगोचर असल्यामुळे ह्याला ही संज्ञा प्राप शाळी आहे असेही होतात, त्यांना जन्ममरणाने फूट पडत नाहीत; आमचे ऐकण्यांत आहे. तसेच अव्यक्त क्षेत्राची आणि जे हें ज्ञान प्राप होऊनही सर्वेह असतात त्याला बरोबर जाणीव असल्यामुळे क्षेत्रज्ञत्वात् त्यांना सत्यकामत्व, सत्यसंकल्पत्व इत्यादि असेही त्यास अभिधान देण्यांत येत; आणि शेषी, व समाधिकालीं निरुपाधि व अव्यय हा अविद्यात्मक क्षेत्रांत (पूर्यष्टकांत) शिरते असे सुख, ब्रह्माशीं एकरूप शाल्यामुळ प्राप यास्तव त्याला पुरुष असे म्हणतात. क्षेत्र होते. दे अरिष्वर्दना, जे आत्म्याचे ठिकाणी वेगळे व क्षेत्रज्ञ निराकार. क्षेत्र हें ततुविराति-नानात्व पाहतात, स्थाना खरे ज्ञान शाले, तत्त्वात्मक प्रकृतीचे कार्य आहे आणि क्षेत्रज्ञ नाहीं असे समजावे; आपणि यामुळे ते पुनःपुनः हा चोवीसांच्या पर्यंतीकडला पंचविसावा आहे देहधारण करितात. एथुवर प्रतिपादन केलेले ज्ञान ही गोष्ट वेगळी व हेय वेगळे. ज्ञानोलाही

१ चोवीस तत्त्वाचे परिसंख्यान ह्याजे परिग-
अव्यक्तात गणितात; आणि हेय मात्र क्षेत्रहा- न करितात म्हणून त्यांस तांत्र्य असे शास्त्रात,

ज्ञान ज्यांना अनुभवानें पटले, त्यांना खरी अहंकारविद्या म्हणतात. अहंकाराचा विचार सर्वज्ञा आली व तीमुळे ते पुनरपि देहधार-सोडून हणजे त्याचा महत्तच्चाचे ठिकाणी णाच्या प्रसंगात सांपडत नाहीत. हें सर्व लय करून केवळ महत्तच्चाचाचे विचार करणे जग अव्यक्त जी प्रकृति तीन निर्माण झाले याला बुद्धिविद्या असे हणतात. महदादि आहे; आणि पंचविसावा जो आत्मा तो या सर्व तच्चे यांचा अव्यक्तसंज्ञक प्रकृतीत लय सर्वांव्यतिरिक्त आहे. या आत्म्याचें ज्यांस यथार्थ करणे यास प्रकृतिविद्या किंवा अव्यक्तविद्या असे हणतात. ही विद्या परमेश्वर्य देणारी ज्ञान होते, त्यांस संसारापासून भय रहात नाही.

अध्याय तीनशे सातवा.

—:::—

विद्या व अविद्या यांचे लक्षण.

वसिष्ठ सांगतात:—हे राजश्रेष्ठ, मी तुला योगांसह सांख्यशास्त्राचे विवरण सांगितले. यापुढे, विद्या कशाला हणतात व अविद्या ज्याला अव्यक्त म्हणून आतां म्हटले तेच कशाला म्हणतात, हें मी तुला क्रमशः सांगतो, ज्ञान होय; व पंचविसावा जो पुरुष तेच ऐक. जिच्या ठिकाणी उत्पत्तिलय हे धर्म ज्ञेय होय. यासच विज्ञाता किंवा प्रमाता असे राहतात त्या प्रकृतीला अविद्या म्हणतात; आणि जन्ममरणांपासून अलिस असा जो पंच-

विसावा त्याला विद्या म्हणतात. हा मुख्य भेद ज्ञाला. आतां सांख्यशास्त्राचे अभिप्रायास घरून ऋषींनी जे याचे अवारंतर भेद सांगितले आहेत, ते तुला क्रमशः सांगतो, ऐक. कर्मद्रिये व ज्ञानाद्रिये यांपैकी कर्मद्रियांचा विचार मुळीच सोडून देऊन केवळ बुद्धीद्रियेच मी आहे असे चिंतन करणे हिला बुद्धीद्रियविद्या असे हणतात. पुढे बुद्धीद्रियेच व देहारंभक जीं स्थूलमूर्ते यांपैकी बुद्धीक्रियांचा विचार टाकून देऊन केवळ स्थूलमूर्तेच मी अशी अहंभावना भरणे हिला विशेष विद्या असे हणतात. स्थूलमूर्ते आणि मन यांपैकी स्थूलमूर्तांचा विचार मनात मुरवून केवळ मन मात्र मी हा विचारात राहणे हिला मनोविद्या असे ज्ञाते नांव देतात. विषयविकल्पाभिमुख असा मनाचा व्यापार बंद करून त्या मनाला मुरु होते; आणि ही सृष्ट ज्या अशी अनंत पंचतन्मात्रांचे ठिकाणी लीन करणे याला आहे व तिचे उद्भवाला कारण ज्या अशी ही

क्षर व अक्षर यांतील भेद.

हे राजा, या प्रकारे मी तुला विद्या आणि अविद्या यांचे लक्षण यथार्थ तच्चवटीने भेद-पूर्वक सांगितले. आतां क्षर आणि अक्षर ह्यांट-लेल्यांत काय भेद आहे, तोही मजपासून समजून भे. प्रकृति व जीव या उभयतांसही क्षर व अक्षर या दोन्ही संज्ञा देतात, व असे करण्याचे जे कारण ते मी तुला माझ्या सम-जुतीत आले आहे, त्याप्रमाणे यथातच्य सांगतो, ऐक. हीं दोन्ही उत्पत्ति-विनाशरहित आहेत; दोन्हींही शक्तिमान् आहेत; व ज्ञाते या दोघां-सही तस्व अशी संज्ञा देतात. जिला अव्यक्त हणतात, अशी जी प्रकृति ती गुणमय सृष्टीचे उत्पन्नासाठीं वारंवार विकार पावत असते; आणि तिच्या विकार पावण्यानंतर, महदादि जे गुण आहेत, त्यांनी एकमेकांपासून उत्पत्ति

अव्यक्तसंज्ञक प्रकृति आहे, त्या अर्थी ती हणजे प्रकृतीशी असलेला मिश्रमाव सोडून 'असर' च असली पाहिजे. कारण, ती जर आपल्या तात्त्विक अशा निर्गुणरूपानेच असतो क्षर हणजे नाशिवंत असेल, तर सर्व संसारच सान्त होईल. याकरितां प्रकृतीला अक्षर असे ते प्रकृतीशी मिसळून वागतो, त्या वेळी तो ग्हटले आहे. बं-चिच्छाया प्राप्त न शाल्यास केवळ प्रकृतीच्याने सृष्टिकार्य होणे नाही; आणि प्रकृतिसाहाय्यावांचून जीवाचेही हातुन तें होणे नाही. अर्थात् जीव व प्रकृति ही परस्परास अधिष्ठानभूत आहेत व यामुळे प्रकृती-प्रमाणेच जीवालाही अक्षरत्व प्राप्त आहे. आतां दुसऱ्या दृष्टीने हीं उभय क्षरही आहेत. कारण, योगी ज्या वेळीं त्याला अनुभवगोचर होणाऱ्या ब्रह्मामध्ये या गुणात्मक प्रकृतीचा लय करितो, त्या वेळीं उपाधिनाशामुळे चिदाभासाचा हणजे जीवाचाही नाश होतो, व यामुळे या दोषांनाही 'क्षर' हणजे नाशिवंत असेही हणणे नीट दिसते. ज्या वेळीं प्रकृति-गत महदादि तत्त्वे प्रतिलोमक्रियेन एकांत एक लय पावत पावत अखेर प्रकृतीत लीन होतात, तेव्हां प्रकृति एकीच उरते. याप्रमाणेच जीव जेव्हां आपले उत्पन्निस्थानीं लीन होतो, तेव्हां गुणाश्रयानें असणारी प्रकृति लटकी पडते व तिचे टिकाणीं क्षरत्व येते; आणि देहाश्रित ओत्रादिकांचे जे शब्दादि गुण त्यांशी तिचा संबंध नाहीसा शाल्यामुळे तिचेकडे निर्गुणत्वाची येते; व याचप्रमाणे प्रकृतिजन्य जे क्षेत्र त्याचे ज्ञान नष्ट झाले हणजे क्षेत्रज्ञ हा आपले मूळचे निर्गुणत्वाला पावतो, असे आम्ही श्रुतिवाक्यांवरून ऐकत आलों आहों. हाच क्षेत्रज्ञ जेव्हां साक्षित्व त्यागून क्षर होतो तेव्हां तो गुणयुक्त प्रकृतीशी संगत होतो; आणि ज्या वेळीं हा आपले निर्गुणत्व ओळखून प्रकृति वेगळी व मी तिजपासून वेगळा आहें, असे स्पष्ट समजत्यामुळे तिचा त्याग करितो, या वेळीं हा ज्ञाता जीव विशुद्धतेला पावतो;

हणजे प्रकृतीशी असलेला मिश्रमाव सोडून व ब्रह्माशी तादात्म्य पावतो. परंतु ज्या वेळीं तो ब्रह्माशून वेगळा पडलेला दिसतो. पण यावेळीं प्रकृतीने गुफलेल्या तिच्या गुणरूपी जाव्याची हा निंदा करून उपेक्षा करितो, त्या वेळीं तो परमात्म्याला पाहूं लागतो; आणि एकदा भेट ज्ञाली हणजे या सुखाचा वियोगच होऊं नये असे त्याला वाढूं लागतें. मग त्याला आपली पूर्वकृति आठवून पस्तावा होऊं लागतो, आणि मग तो आपल्यांशी हासूं लागतो कीं, "अरे ! मीं अज्ञानामुळे इतके दिवसपर्यंत हें काय तरी केले कीं, जाव्यांत पडून राहणाऱ्या माशाचे अनुकरण करून मी या प्रकृतीच्या जाव्यांत पडून राहिलो ! अथवा, मत्स्य ज्याप्रमाणे पाणी हेंच आपले जीवन आहे असे समजून एका जलाशयांतून हुसकत्यास दुसरे जलाशयांत घुसतो, त्याप्रमाणे मी अज्ञानाने प्राकृत देह हाच आपला आधार आहे असे मानून एका देहांतून हुसऱ्या देहांत, दुसऱ्यांतून तिसऱ्यांत, असा ब्रमत राहिलो; आणि मत्स्य ज्याप्रमाणे आपण स्वतः उदकापासून वेगळे आहों असे ओळखीत नसतो, त्याचप्रमाणे मीही या स्त्रीप्रतादि पसाऱ्यापासून केवळ स्वतंत्र आहें, असे आजपर्यंत अज्ञानाने मीं ओळखिलेन नाही ! धिकार असो मला मुर्खाला, कीं मी विपद्धस्त असतांही त्या मत्स्याचे अनुकरण करून अज्ञानाने एका जन्मांतून दुसऱ्या जन्मांत याप्रमाणे जात राहिलो ! असो; आतां मला क्लून आले कीं, हा परमात्माच माझा खरा बंधु आहे व त्याच्याशीं शींच माझा मेळ पडतो. कारण, मीं याच्याशीं एकत्वालाच येऊन पौचलों शाणावयाचा. कारण, हा जसा शाहे तसाच मीही आहें; हणजे व्याप्ती

देष एकाच तोलाचे आहो—सर्वथा मी त्याच्याप्र- स्वतः ही निरनिराळीं सूर्ये नृट्ये आणि मी माणेच आहे हा अचंत निर्मल आहे त्याप्रमाणेच तिच्या नादी भरलेला पाहून आपल्यावरो- मीही निर्मलच आहें, असे मला स्पष्ट दिसते वर मलाही इतक्या रूपांत नाचविते. परंतु आहे. अर्थात मी निःसंग आहें. परंतु असे आतां मी शुद्धीवर आलो. अहंकार व ममत्व असतां अज्ञानाची ज्ञांपंड पृथून या विषय- यांना मी तिलांजुली दिली. या व्याशीं आपलेपणा लंपट अशा जड प्रकृतीशीं सहवास करून धरिला कीं अहंकाराने पछाडिलेच, असा अनु- तिजसमेत मी पडला राहिलो; आणि तिचा भव असल्याने मी अशीला आज हांसडा पगडा मजवर असा कांही बसला कीं, तिचा देऊन दूर सरतों व निर्द्दंद जो परमात्मा त्याचा दास होऊन वागण्यांत एवढा थोरला काळ आश्रय करून राहतों, आतां असल्या दुष्टेशीं मी लेटला असतांही मला शुद्ध आली नाहीं! ही सोबत न करतां परमात्म्याशीं साम्य संपादीन. प्रकृति हाणजे देव, मनुष्य, तिर्यक् इत्यादि कारण, परमात्म्याशीं एकरूप होण्यांत माझे खरे स्पृणांनी उच्च मध्यम व नीच अशा प्रकारे वेळेवेळीं कल्याण आहे; हिच्याशीं असण्यांत नाहीं! ” आकार पालटाणारी असली नाटकी,—अशीशीं मी या प्रकारे, राजा, उत्कृष्ट ज्ञान पास होऊन संगति कशी करावी? परंतु मूर्खपणामुळे आज- जीवात्मा जागा होतो; आणि मग क्षर शाणजे पर्यंत मी अशीच्या संगतींत नाचलो. तथापि नाशिवंत अशा प्रकृतीचा संग सोडून निरामय आतां मला कळून आले कीं या बांडेने मला इतका अशा परमात्म्याशीं एकरूप होऊन अक्षरत्व प्राप्त वेळ निव्वळ फसविले व स्वभावतः मी निर्विकार करून घेतो. जनका, हा जीव खरोखर अव्यक्त असूनही मला हिनें विकारवश केले! यास्तव इत- व निर्गुण असतां प्रकृतीशीं तावात्म्य पावस्याने उत्तर मी हिचे नादीं न लागतां सांख्य किंवा योग देहादि रूपांनी व्यक्तधर्मी व सगुण असा बनतो. या मार्गातच स्थिर राहणार व फिरून या परंतु जेव्हां अव्यक्ताचेही मूळ असा जो बयेच्या सोबतीस जाणार नाही! नाकी तिला निर्गुण परमात्मा त्याचे दर्शन होते, तेव्हां तोच तरी देष कां यावा? मी फसला हा तिचा पुनरपि परमात्मासारखाच होऊन जातो. हे अपराध नव्हे; माझाच अपराध. कारण, मी राजा, याप्रमाणे श्रुतीच्या अभिप्रायाला धरून परमात्म्याकडे पाठ करून तिच्याशीं आसक्त व त्याला माझ्या स्वानुभवाचा दुजोरा घेऊन ज्ञालों, तेव्हां अर्थात्च तिने मी अमूर्त असतांही मीं तुला ज्ञानपूर्ण असा हा क्षर व अक्षर मला आपलेप्रमाणे अनेक विचित्र अशा मूर्तीत यांचा निवाढा सांगितला. आतां यापुढे मी घातलें; व त्या व्याशीं आपलेपण धरिले त्या- तुला मला माहीत आहे त्याप्रमाणे निःसंवेदे, मुळे मी सहजच निच्या धसक्यांत सांपडलो; सूक्ष्म व निर्मल अशा

व वास्तविक मी निर्मम असतां या प्रकृतीचे टारीं विशिष्ट ज्ञानाचा उदय

ममत्व धरल्याने भिन्नभिन्न अशा अनेक कशाने होईल ते सांगतों. सांख्य व योग या योनीत फिरलों; व असल्या विचित्र योनीत उभय शास्त्रांचे रहस्य मीं तुला त्या उभय फिरत असतांना बेशुद्ध होऊन नसरीं नसवीं शास्त्रांतील दृष्टांत घेऊन नीट सांगितले; आणि अनन्वित कर्मे केलीं! पण असो; आतां मला त्यावरून सांख्य व योग या उभयही शास्त्रांचे अशीशीं झांहीं कार्य नाहीं. कारण, हिला मोक्षरूपी अंतिम साध्य हें एकच आहे, असे अहंकार कार व त्या अहंकाराचे ढौळांत ती तुला वालविले; आणि यापुढे सांख्य व योग

वाचें ऐक्य प्रतिपादित केले. तथापि, हे भूपते, सांख्यशास्त्राचें . सांगणे श्रोत्याच्या मनावर फारच उस्तु उजेड पाढणारे आहे. कारण, शिष्याचें हित व्हर्वें, ही बुद्धि मनांत धरून मुहामच त्या शास्त्रांत विषयाची मांडणी फारच कमवार व उलगड्याची केली आहे आणि हें सांख्यशास्त्र फार विस्तीर्ण आहे असा ज्ञात्यांचा अभिप्राय आहे. वरं, योगमार्गींही वेदाप्रमाणेच या सांख्यशास्त्रालाई मान देतात; आणि उलटपक्षी हें सांख्यशास्त्राही योगाचा आदर करितें. (आतां, जर हीं शास्त्रे परस्परांना मा- परंतु योगशास्त्रांत हीं पंचवीस तत्त्वे स्वीकारून त्यांपलीकडे परमेश्वर हा सविसावा मानितात; व परमात्मा हा अद्वितीय बोधस्वरूप असून तोच अज्ञानाश्रयाने वृत्तिसारूप्य पावल्याने जीवदरोला येतो, झाणजे नित्यबोधस्वरूप जो चिदात्मा तो अज्ञानामुळे तदिन्द्रिय मासणारे असें जीवत्व पावतो. यामुळे बुद्ध आणि बुद्ध्यमान् किंवा परमात्मा आणि जीवात्मा असे दोन पदार्थ मात्र योगशास्त्राचे भाषेप्रमाणेव्यवहाराला होतात; बाकी वस्तुतः ते दोन नसन एकच आहेत.

नितात व उभयांचेही मोक्षरूप अंतिम साध्य एकच आहे, तर मग हीं दोन पृथक शावें पाहिजेत कशाला? अशी कोणास रांका येईल

तर नीलकंठ असे सांगतात कीं, अधिकारि-
मेदास्तव हीं दोन्ही पाहिजेत. कांहीं मोक्षा-
धिकारी यांस प्रथमच योगाचा अभ्यास घडला
असल्यामुळे त्वंपदार्थीचा अनुभव आलेला
असतो, अशांस तत्पदार्थीची ओळख व त्वं-
पदार्थीचा तत्पदार्थीशी अभेदभाव हीं गोष्ट
तत्त्वमासि या महावाक्यावरूप कलावयाची
असते. अशाला योग हा दुर्यश्म व सांख्य हा
प्रधान असतो. कांहीं अधिकारी असे आहेत
प्रधान असतो. कांहीं अधिकारी योगाने 'तत्त्वम-
स्यादि' वाक्यांचे परोक्षज्ञान झाले असते, आणि तो स्वप्रांत आपण राजा झालो असे
पण त्यांचा अपरोक्षसाक्षात्कार झाला नसतो, पाहतो, व आपले ब्राह्मणपण विसरतो, हा
अशांना तो साक्षात्कार साधण्यासाठी योगाची कशाचा परिणाम ? तर सत्त्वादि गुणांचा !
आवश्यकता असते; व यामुळे त्यांना सांख्य आणि या गुणत्रयामुळेच आत्माही विश्व, तैजस,
दुर्यश्म व योग प्रधान असतो. एतावता सांख्य प्राज्ञ, विराट्, सूत्र, अंतर्यामी असे मायागत
व योग हीं उभय परस्परांस उपकारक आहेत भेद धारण करून पुनः ते भेद भृणजे आप-
व यामुळेच उभयही आवश्यक आहेत.) हे लोंच सत्यस्वरूपे आहेत असे (त्या स्वप्रांतील
राजा, सांख्यमताप्रमाणे उच्चतम तत्त्व कोणते ब्राह्मणप्रमाणे) मानितो. स्त्रीवेषधारी नव हा
व कसे आहे त्यांचे यथावत् वर्णन मी तुला रूपांतर करितो खरा, परंतु आपण मूळचे
पूर्वीच दिलू आहे. सांख्य हे पंचविसावा जो पुरुष आहो याची त्याला विस्मृति नसते; पण
पुरुष त्यापलीकडे कांहीं मानीत नाहीत. या आत्म्याचा प्रकार तसा नाहीं. हा आपले

मूळ रूप पार विसरून जाऊन हीं नटलेलीं रूपेच भास होतो. हें जीवाचे संगाचे फल आहे. वाकी आपलीं सत्यरूपे आहेत असे मानू लागतो. वास्तव ज्ञानशक्ति जडप्रकृतीला शक्तच अशा स्थितीत त्याला अबुद्ध किंवा जीव नाहीं. सारांश, त्या मिलाफांतील जाणीव-असे म्हणतात. कारण, याप्रमाणे विकार पावला पणाचा अंश हा जीवात्म्याचा आहे. मात्र असतां हा बुद्धचमान् म्हणजे जीव आपले या जड प्रकृतीर्थीं सदा मिलाफी होण्यामुळे त्या नादांत मीच सुटिकर्ता, मीच लयकर्ता, मीच भोक्ता अशा अमांत पडून अभिमान धरितो; वा या नहीं त्याला मठ किंवा मूढ झाणू लागले आहेत. वाकी या पंचविसाव्याला झाणजे जीवात्म्याला बुद्धचमान् किंवा ज्ञाता म्हटले, पण त्याची कांमी न्याला गोडी लागल्यामुळे तो मौजेखातर वाचिता बोध नसतां या सृष्टिकार्यात वारंवार पडतो. आतां, आत्मस्पृह तिचा बोध याला असतो एवढाचा अर्थनिच न ओलखणाऱ्या अशा या मूढ जीवाला कथी आहे; ज्ञाता झाणजे सर्वज्ञ असा कांहीं अर्थ कधीं बुद्धचमान् झाणजे ज्ञाता असाही शब्द लावितात. याचे कारण इतकेच कीं, घटादि तो याला विसत नाहीच. यास्तव जीवाचे जीं जडप्रकृतीर्थीं कार्ये त्याचे ज्ञान त्याला जाणतेपण तितक्याच किमतीचे समजावे. असते, झाणून या दृष्टीने तो ज्ञाता मानितात. मात्र सविसावें झाणजे जें निरुपाधिकैतन्य कोणी झाणेल कीं, हें जाणें हा प्रकृतिगत आहे तें मात्र सर्वव्यापी, शाश्वत, निर्मल व सन्धगुणाचा धर्म असावा, जीवाचा नव्हे, तर दुसऱ्या कशाने जाणले न जाणते असे सर्व-हें झाणें खोटे आहे. कारण, वस्तु सगुण असो प्रकाशक आहे; व ते या पंचविसाव्याला म्हणजे वा निर्गुण असो, तिला जाणण्याचे सामर्थ्य चिदाभासात्मक जीवाला व चतुर्विशात्मक जड अव्यक्ताचे ठिकाणी केवळाही असत नाहीं; प्रकृतीलाही जाणून राहते; आणि म्हणूनच याला व झाणूनच त्यास जड असे म्हटले आहे. जड बुद्ध किंवा ज्ञानशय असे म्हटले आहे. हे दीपि-झाले तरी त्याचे ठिकाणी सत्त्व झाणजे सत्ता मंता राजा, हें जे षड्डिशसंज्ञक केवळ सन्मात्र असते, पण ज्ञान नसते हें उघड आहे. या वस्तु आहे, हें स्वभावतःच सर्व दृश्याद्यांला प्रकारे प्रकृतीसह चोवीस तत्त्वांचा सारा समु-म्हणजे कार्यकारणांला व्यापून असते; व दाय जड आहे, व त्याला पंचविसावा जो याच्या केवळ स्वरूपाचे साक्षात् ज्ञान, जे जीव त्याचे ज्ञान नाहीं. परंतु हा पंचविसावा कोणी सूक्ष्मदर्शी आहेत, त्यांना याच देहात झाणजे चिंजडग्रंथीचा अभिमान धारण कर-होते. आतां तूं म्हणशील कीं, हें सद्दस्तु किंवा णारा जीव-याला मात्र या चोवीसही तत्त्वांचे ब्रह्म जर सर्वव्यापक आहे, तर आम्हां ज्ञान असू शकते, व यामुळेच त्याला बुद्ध-जीवांना किंवा या जीवात्म्याला त्याचे ज्ञान मानू किंवा ज्ञाता म्हटले आहे. आतां कोणी कोणी कां नाहीं? तर याचे कारण असे आहे अव्यक्त प्रकृतीला ज्ञानशक्ति आहे असे झाणतात, कीं, हा बुद्धचमान् म्हणजे जीव त्या पण ही चूक आहे. त्या प्रकृतीचा चेतन जीवात्म्या-वेळी प्रकृतिकार्यार्थीं एकस्पृह होऊन जाऊन शक्ती मिलाफ क्षाल्यामुळे त्या जीवात्म्याची ज्ञान-मी ब्राह्मण, मी विद्वान्, मी अमक्याचा पुत्र शक्ति तिचे ठिकाणी संक्रांत शाळीशी बाटून असा इत्यादि प्रकारे आपल्याला आत्म्याहून भिन्नस्पृहाने

लेखू लागते, त्या वेळीं त्याला चोवीस(प्रकृति) पंचवीस (स्वतः.) किंवा सव्वीस (ब्रह्म) यांपैकीं कोणाचेच खरे खरे ज्ञान किंवा मान असत नाहीं. आतां त्याला ब्रह्मज्ञान केव्हां द्वावें श्वाणशील, तर जेव्हां (गुरुपदेशाने) विकारहीन जें ब्रह्म त्यावर अनन्यदृष्टि पौचून तो प्रकृतीवर जय व त्याची उपासना करून तो प्रकृतीवर जय मिळवितो, जेव्हां मग त्याला सर्वोक्तृष्ट निर्देत व निर्मल असे शुद्धब्रह्मविषयक ज्ञान उत्पन्न होते. हे राजेंद्रा, तें झाले हाणजे हा जीवात्मा केवळ बोधरूप होऊन, उत्पत्तिलयांची कर्त्तींजी प्रकृति तिचा त्याग करितो. या प्रकारे हा जीव ज्या वेळीं गुणयुक्त व जड अशा प्रकृतीचा आपल्याशीं कांहीं संबंध नसून ती सर्वथा वेगळी आहे व आपण प्रकृतीशीं इतके विजातीय आहों कीं, ती गुणयुक्त आहे व आपण निर्गुण आहों, असें स्पष्ट समजतो, त्याच वेळीं तो केवलत्वाला पावतो किंवा कैवल्य-रूप होतो; आणि उपाधित्रयापासून मुक्त होऊन अद्वितीय असा जो आत्मा त्याशीं एक-रूप होऊन जातो. आतां असे जरी झाले तरी जीव हा तत्त्वांशीं हाणजे शरीरादे एकरूप होतो, तेव्हां त्याला बाधत नाहीं. जन्मराहित आणि सर्वयामुळे—तो वास्तविक तत्त्व किंवा दृश्य नसून शक्तिमान् असून निःसंग अशा या सविसावृत्तमात्र असताही ज्ञाते त्याला 'तत्त्व' असेच व्याशीं जीव एकरूप झाला असतां तोही द्विष्टात, आणि ज्याला तत्त्वांचा विठाळ त्याप्रमाणेच अज व विमु वनतो; आणि मग कधीच झाला नाहीं असा जो अजर व अमर प्रकृति तर त्याला पाहतांच लाजून तोड सविसावा त्याला निस्तत्त्व हाणजे नित्यपरोक्ष लपविते; आणि याप्रमाणे जीवाला ज्या वेळीं असे हाणतात; व जीवाचे या दृष्टीने तत्त्वत्व सविसाव्याचे ज्ञान होते, त्या वेळीं त्याला कायम धरूनच ज्ञाते तत्त्वे पंचवीस, तस्वे पंच- चतुर्विंशात्मक प्रकृतीही असार दिसून लागते. वीस, असे हाणत असतात आणि सविसावा या प्रकारे, हे निष्पापा, मीं तुला जड जो त्याला मात्र कोणत्याही आरोपानें तत्त्व- प्रकृति, तिला जाणणारा जीव व सर्वदा बोधवान् द्विष्टात येत नाहीं. कारण, तो कार्य- रूपच असणारा परमात्मा या तिथांचेही स्वरूपारणवर्जीत आहे. त्याचे निस्तत्त्वपण इतके खड-पाची खरी खरी ओळख श्रुतीचे निर्णयाला खडीत आहे कीं, 'अहंब्रह्मास्मि' हा वृत्तीला धरून करून दिली. आतां चोवीस तच्चे व

जीवात्मा हांचे परस्पर एकत्र करें व मिळत्व रहस्य तूं कर्म-अद्वा-हीन अशाला देऊ नको. करें म्हणरील, तर उबर व त्यांतील किडा कारण, जो या विषयासंबंधे. विशेष तान्हेला किंवा पाणी व त्यांतील मासा या प्रका-असेल, त्यालाच हें बोधकारक रहस्य सांगणे रचें आहे. अशा स्थितीत या जीवाला आपण योग्य आहे. कारण, आपणास बोध न्हावा या चोविसांपासून भिन्न आहों असें सानु-असाच हेतु धरून जो कोणी नम्रपणे आपले-भव कळणे हाच मोक्ष होय, असें योगाचे कडे येईल अशाला मार्ग दाखविण्याकरिता मत आहे. प्रत्येक देहांत जो हा पंचविसावा हें आहे. हें रहस्य खोय, लुचा, नेमळा म्हणन होऊन राहिला आहे, त्याला अन्यक (कर्तव्यशून्य), कुटिलबुद्धि किंवा आपले प्रकृति व महदादिक जे तिचे विषय त्यांचे पांडित्याचे घर्मेंडीनें दुसऱ्यास ताप देणारा तावडींतन सोडविणे हाच मोक्ष होय, असें अशाला देऊ नको. आतां दे कोणास ते सांगतों सांख्यांचे मत आहे. हा चिदात्मा चतुर्विरा- ते समजून घे. अद्वालु, गुणी, सौंदर्य परनिदात्मक जे क्षेत्र त्यारी ऐक्य पावल्याने जसा पराङ्मुख, विशुद्धकर्मी, शहाणा, नित्यक्रियाकांहीं आपणाहून निराळा व केवळ परर्थमी वान्, क्षमाशील, हितबुद्धीचा, एकांतरील, (क्षेत्राचे घर्मार्नीं वाधक) हेतो. परंतु त्याला आचारप्रिय, कलहपरावृत्त, बहुश्रुत, विशेषज्ञ, जर मुक्त होणे असेल, तर हें त्यांचे अज्ञान- शमदमयुक्त, समर्थ व कोणाचेही अहित न कृत पारतंत्र्य नष्ट झाले पाहिजे, एरवीं मुक्तता करणारा अशाला हें यांचे. ज्ञात्यांचे असें नाहीं, हा सिद्धांत समजावा. आतां ही गोष्ट झाणणे आहे कीं, हें ज्ञान झाणजे विशुद्ध असें साधणे केवळ अशक्य नाहीं. कारण, या परब्रह्मच आहे. हे आतां सांगितलेले गुण जीवात्म्याचे अंगीं संगतिप्रमाणे बदलण्याची अल्पप्रमाणानेही ज्याचे अंगीं वसत नाहीत, एक अजब खुबी आहे व तीमुळे शुद्धारी अशाला हें मुळीच देऊ नये. कारण, अशाला गांठ पडल्यास हाही शुद्धरूप हेतो; बुद्धारी दिले असतां अपांत्री दान होऊन, जो धर्म-पडल्यास बुद्धिमान् हेतो; मुक्तारीं संगति ज्ञानदाता त्याला श्रेय मिळणार नाही. जो शाल्यास मुक्तर्थमीही हेतो; वियुक्ताचे संगतीने व्रतनियमहीन असेल अशाने ही सर्व पृथ्वी वियोगर्थमीही हेतो; व विमोक्षर्थमवाल्यारीं रन्नांनी भरलेली जरी आपणास दिली, तरीही संगत शाल्याने तद्रूप हेतो. हा तेजस्वी त्याला हें ज्ञान देऊ नये. परंतु जो जितेंद्रिय जीवात्मा पवित्राचे संगतीने पवित्र हेतो; विम-असेल, त्याला मात्र, हे नरेन्द्रा, हें परमश्रेष्ठ लारीं गांठ पडल्याने विमल हेतो; केवलारीं ज्ञान तूं मनांत कांहीं किंतु न धरितां देत जा. संगति शाल्यास केवल हेतो; आणि स्वतंत्राची हे कराला, आज तूं परम पवित्र, शोक-संगति घडल्यास स्वतंत्रत्व संपादून स्वतंत्र हेतो. राहित व आदिमध्यांतहीन अशा परब्रह्माचे हे महाराजा, मीं याप्रमाणे सत्याला धरून यथावृत् वर्णन ऐकिले आहेस; आतां तुम्हें भव-पदार्थत्रय (प्रकृति, जीव, परमात्मा) यां-भय पढालेच समज. हे राजा, आज तुला संबंधीं खरें खरें रहस्य होतें तें तुला सांगितले. अखिल ज्ञानांचे सार असें हें तत्त्वज्ञान सम्या रहस्याचे तूं निर्मत्सरबुद्धीने ग्रहण करून जले आहे, त्या अर्थी तूं आतां मोह टाक आणि चाल, झाणजे शुद्ध व सनातन अशा आद्य जन्ममरणांचा निरास करणारे, निरामय, ब्रह्माप्रत पावरील. परंतु, हे राजा, हें परम निर्मय व कल्याणरूप जे ब्रह्म त्याकडे लक्ष

लाव. हे राजा, आज तू ज्याप्रमाणे माझी होतात. मग या अज्ञानसागरांतून तो कधीं मोक्षा कृपा संपादून हें सनातन ब्रह्माचे ज्ञान दीर्घिकालाने मोक्षा होईल तें न कळे! कारण, मजपासून नीट संपादन केलेंस, त्याचप्रमाणे हा संसाररूप अज्ञानसागर फार घेर आहे. मी पूर्वी त्या अत्युग्रप्रकृति अशा सनातन याचा थांग कोणास लागत नाही आणि यांत हिरण्यगर्भाची मोक्षा यन्नाने कृपा संपादून आला तो दिवस असरव्य भूतें बुडत आहेत! त्याचे तोंडून हें संपादन केलें; आणि, हे परंतु, हे राजा, तू या अव्यक्तरूप अगाध राजेंद्रा, ज्या अर्थीं तू या कामीं मला प्रश्न अशा अखंडदंडायमान् समुद्रांतून उतीर्ण शाला केलास, त्या अर्थी हें मोक्षवेत्त्याना अत्यंत श्रेष्ठ आहेस, त्या अर्थीं तू आतां रजस्तमरहित शालास. वाटणारे असे महाज्ञान ब्रह्मदेवापासून मला जसे मिळाले होते, तसेच तसेच मी तुला दिले आहे.

भीष्म हाणतात:—धर्मा, ज्याचे ज्ञान शाले असतां पंचविसावा जो जीवात्मा त्याला पुन-

सपि संसारांत पढावें लागत नाहीं, असे परब्रह्म मीही तुला महर्षि वसिष्ठांचे आधारावरून एक राजपुत्र शिकारीनिमित्त निर्जन वनामध्ये कथन केले. असले सर्वोन्कृष्ट ज्ञान प्राप्त असे- हिंडत असतां, भृगुंशामधील विपश्रेष्ठ कृष्णीला तांही, जीव जर जरामरणरहित अशा ब्रह्माचा पहाता शाला. त्या स्थानापन्न असलेल्या तद्वतः अनुभव न घेईल, तर त्याला पुनर्जन्म मुनीला नमस्कार करून तो वसुमान् राजपुत्र प्राप्त होईल. बाबारे, हें मोक्षप्रद असे अत्युच्च त्याचे जवळ बसला; आणि नंतर त्या कृष्णीची ज्ञान मी देवर्षीचे मुख्यांतून ऐकून तुला सांगि- अनुमति घेऊन, त्याने कृष्णीस असे प्रश्न तले. महात्मा वसिष्ठ कृष्णीयाने प्रथम हें हिरण्य- केला कीं, “ हे महाभाग, क्षणभंगुर देहधारी गर्भापासून संपादिले; कृष्णिवर्य वसिष्ठांपासून व वासनावीन मनुष्याला या लोकीं तशीच नारदानीं संपादिले; व देवर्षि नारदांपासून हें परलोकीही कोणती गोष कल्याणप्रद होईल? ” सनातन ब्रह्म मला समजले. आतां, हे कौरवे- राजा, याप्रमाणे त्याने जो प्रश्न विचारिला, श्वरा, या परमपदाचे श्रवण तुला शाले आहे त्याचे त्या उदारधी महातपस्याने असे शुभ- त्या अर्थीं तुला आतां शोकाचे कारण दायरक भाषण करून उत्तर दिले.

उरले नाही. कारण, ज्याला क्षर व अक्षर कृष्णी म्हणाला:—बारे, जर इहपरलोकी यांचा निवाडा समजला, त्याला भय आपल्या मनाप्रमाणे व्हावें अशी तुक्षी इच्छा उरतच नाही. हे राजा, हा क्षराक्षरांचा असेल, तर इंद्रिये ताब्यांत ठेवून भूतमात्राचे निवाडा ज्याला कळला नसेल त्याला सारे अप्रिय करण्यापासून परावृत्त हो. सत्पुरुषांना भय आहे. याचे ज्ञान ज्याला शाले नाहीं धर्म हात स्नेही आहे. धर्म ह्याणजेच त्यांचे असा जो मूढ जीव असेल तो मात्र-एकवार आश्रयस्थान होय. बाबारे, धर्मापासूनच स्थावर-मेला तरी पुनः पुनः मरण हात्च ज्यांचा अंत जंगमासह त्रैलोक्याची उत्पत्ति आहे. चांगल्या आहे अशा सहस्रावधि जन्मांत फिरत राहतो; चांगल्या आवडत्या वस्तूच्या लालसेने तू आणि मग कधीं देवलोक, कधीं मनुष्यलोक व त्यांचे मार्गे लागला आहेस, पण ही तुक्षी वासना कधीं पशुपत्याविकांचे जन्मही त्यांला प्राप्त परिपूर्ण हीऊन तु निष्काम कधीं बनेणार?

अध्याय तीनशे नववा.

—::—
श्रेयोवर्णन.

असें करण्यांत, हे मूर्खा, तुला फक्क मधारें देशकाल व कर्ता यांच्या स्वरूपानुसार एकच पोळे दिसत आहे, पण पायांलालीं तुटलेला प्रकारचे कृत्य धर्मदृष्टचा योग्य व अयोग्याही कडा दिसत नाहीं! ज्याप्रमाणे ज्ञानफल होऊ शकते. ज्याप्रमाणे शरीरावरील मळ मिळवू इच्छिणारे मनुष्यास ज्ञानार्जनासाठी थोडासा असत्यास मनुष्य सहज लीलेने शाढून पारीभ्रम करावे लागतात, त्याप्रमाणेच धर्मफले टाकतो, पण बराच असत्यास तो काढून च्युने धर्मप्राप्तीकरितां खटपट केली पाहिजे टाकण्यास जास्त प्रयास लागतात, तद्वत् पापाचे दुर्जन मनुष्यानें धर्मचरणाच्या इच्छेने जरी निर्मलन करण्याची गोष्ट आहे. रेचक घेत-शुद्ध कर्म करण्याचा यत्न केला, तरी त्याला लेत्या मनुष्यास जसें घृत हें औषध होय, तें साधत नाही; परंतु तोच एखादा सज्जन तसेच पापाचे परिमार्जन करून शुद्धि पाव-मनुष्यानें धर्मप्राप्तीचे हेतुने दुःसाध्य कर्मा-लेल्या गृहस्थास धर्मचरण हें परलोकीं गेल्या-लाही हात घातला तरी तें सिद्धीस जाते. वर अत्यंत सुखप्रद होते. सर्व प्राण्यांच्या मनां-अरण्यांत राहूनही जर कोणी आम्य सुखाचे मध्ये चांगल्या-वाईट दोन्ही प्रकारच्या गोष्टीचा सेवन करू लागला, तर त्याला लोक ग्राम्य असेंच संभव होतो. याकरितां दुष्ट विचारांपासून मन झाणणार; त्याचप्रमाणे, आमांत राहूनही अरण्यां-परावृत्त करून तें चांगल्या विचारांकडे च सदैव तील यतीसारखा जर एखादा बागू लागला लावावे. जी गोष्ट सर्व लोक सर्व कालीं सर्वत्र तर तो वननिवासीच समजावा. याकरितां करीत असतील, तिचा आपण आदरच करावा; प्रबृंसिमार्ग व निवृत्तिमार्ग या दोन्ही पंथांतील आणि स्वपर्माणे ठिकाणीं जसें प्रेम तसाच पूर्ण-गुणदोष पाहून, लक्षपूर्वक कायिक, वाचिक पैणे इतरांच्या धर्मविषयांही आदर देवावा. हे व मानसिक या त्रिविध धर्मचरणाकडे आपले अधीर मनुष्या, धैर्य धर; हे बुद्धिहीन मनुष्या, बुद्धिमान् हो; हे तळमळणाऱ्या जीवा, शांति धारण कर; आणि, हे मूर्खा, ज्ञाते चालतील तसा चाल. सद्दर्माचरणी मनुष्यांच्या सह-वासानें व स्वतःच्या तेजानें मनुष्यास इहपरलोकीं श्रेयाची प्राप्ति होणे शक्य आहे; पण प्रा-कांहुचे धैर्य हें त्या कल्याणप्राप्तीचे मूळ आहे. महाभिष नामक राजविष्णु धैर्याचे अभावामुळे स्वगांतून च्युत झाला; परंतु यथाति राजांचे पुण्य संपले असतांही तो धैर्यशील असल्या-मुळे उत्तम लोकास गेला. तपस्ची, सद्दर्माचरणी व विद्वान् लोकांची सेवा केली असतां तुला विपुल बुद्धीची प्राप्ति होऊन तुझें कल्याण होईल.

भीम हाणतात:- हे अधीरचे भाषण ऐकून त्या

१ हाच पुढील जन्मी शतनु राजा झाला.

(भारत, आदि ० ४० १५.)

मुख्यभावी वसुमान् राजाने आपेले मन वासना-
पासून आवरले व धर्माविषयीं दृढ़बुद्धि धरिली. विचारिले आहेस त्याचे उत्तर ऐक. मी तुला

अध्याय तीनशें दहावा.

—३०—

याज्ञवल्क्यजनकसंवाद.

आठ प्रकारच्या सृष्टीचे वर्णन. युधिष्ठिर विचारतोः—धैर्ये व अर्थम, संशय, आहे, म्हणून मी तुला सांगतो. आठ तत्त्वांना जन्म व मृत्यु, पुण्य व पाप यांपासून मुक्त प्रकृति अशी संज्ञा दिलेली आहे व सोळा असलेले, तसेच नित्य शिव, नित्य अभय, तत्त्वांना विकार असे म्हणतात. अध्यात्मशास्त्र-अस्त्र, अव्यय, निर्दोष व नित्य आयासवर्जित प्रवीण हे अव्यक्त, महत्, अहंकार, पृथ्वी, असे जें काही आहे तें काय. तें आपण कृपा वायु, आकाश, अप् व पांचवें महाभूत तेज करून सांगवें.

भीष्म सांगतातः—युधिष्ठिरा, या तुझ्या प्रकृति आहेत असे म्हणतात. या आठ प्रकृति प्रभाला उन्नरादाखल याज्ञवल्क्य व जनक ज्ञाल्या. आतां विकार कोणते ते ऐक. श्रोत्र, यांमध्ये ज्ञालिल्या संवादाचा प्राचीन इतिहास त्वचा, नेत्र, जिव्हा, पांचवें इंद्रिय नासिका, तुला मी सांगतो. जनककुलोत्पन्न महाकार्तिं- तसेच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंग आणि वाणी, मान् द्वराति (द्वराताचा पुत्र) याने सर्व हस्त, पाद, गुद व उपस्थ हे पंधरा विकार. प्रभांचे मर्मज्ञांमध्ये अध्वर्यु असलेल्या ऋषिश्रेष्ठ यांत, हे राजेदा, पंचमहाभूतांतून उत्पन्न याज्ञवल्क्याला प्रश्न विचारला.

(या पांच तन्मात्रा) अशा आठ प्रकारच्या

होणारे शब्दादि दहा यांना विशेष अशी संज्ञा

जनक म्हणाला—हे विषये, इंद्रिये किती आहे. कारण, त्यांना विकारांतराचे कारण प्रकारची आहेत ? प्रकृति किती सांगितन्या नसते. तसेच, हे मिथिलाविषा, बुद्धि वैरे आहेत ? अव्यक्त परवद्य तें काय ? व त्याहून पंचवानेंद्रियांना तादिरोण अशी संज्ञा आहे. श्रेष्ठ अशी कोणती गोष्ट आहे ? त्याचप्रमाणे, अध्यात्मज्ञाने मन हा सोळावा विकार कल्पि-हे विपर्या, उत्पत्ति कशाला म्हणावाच्ये तात. तत्त्वज्ञानी विद्वानांचा व तुक्षाही अभिआणि प्रलय व कालसंख्या या शब्दांनी काय प्राय असाच आहे. हे राजा, अव्यक्तापासून ध्वनित होते, हें आपल्या अनुधृहाची लालसा म्हान् आत्म्याची उत्पत्ति होते. विद्वृत्तज्ञ या धरणान्या मला समजून सांगा. या गोष्टी मला उत्पत्तीला प्रकृतीसंबंधीची पहिली सृष्टि असे कळत नसल्यासुऱ्ये मी आपणांस हा प्रश्न केला मानितात. हे नुसाला, महत्त्वापासून अहंकाराहे. आपण ज्ञानाचे भांडार आहां, तेबां हें राचा उद्गत होतो व याला दुसरी सृष्टि म्हणसवी अगदीं संशय न राहील अशा रीतीने तात. बुद्धि हें या सृष्टीचे मुख्य तत्त्व आहे. आपणांपासून ऐकण्याची माझी इच्छा आहे.

१ अन्यत्र धर्माद्यन्तवार्धामाद्यन्तवार्धामाकृताकृतात्।

अन्यत्र भूताच्च भव्याच्च यत्तत्पश्यति तद्वद् ॥

(कठवळी उपनिषद्.) शब्दादि गुण होत. मनापासून पंचमहाभूतांचे

जन्म आहे. राजा, ही चौथी सृष्टि असें जाण. निर्माण केला. याच प्रभूने मग पृथ्वी व स्वर्ग पंचमहाभूतांचा विचार करणारे हे शब्द, स्पर्श, या दोन शकलांमध्ये आकाशाची निर्मिती रूप, रस, गंध यांची पांचवी भौतिक केली असें वेदांत सांगितले आहे. वेदवेदांग-सृष्टि कलितात. श्रोत्र, त्वचा, नेत्र, पारंगतांनी या ब्रह्मदेवाचा साडेसात हजार जिव्हा व पांचवी नासिका यांची सहावे कल्पांचा एक दिवस असें कालमान सांगितले प्रकारची सृष्टि शास्त्रकारांनी मानिली असून आहे. अध्यात्माचा अभ्यास करणारांनी, त्याची ती बहुचितात्मक ह्याणजे मानससृष्टि होय. रात्र सुद्धां एवढीच असते, असें ह्याटले आहे. हा हे राजा, श्रोत्रादि इंद्रियांनंतर कर्मद्विषयांची ऋषी तदनंतर विद्यात्मक असें अहंकार नामक सातवी सृष्टि होय. वर वाहणारा प्राणवायु भूत उत्पन्न करितो. भौतिक शरीराची उत्पत्ति व इकडे तिकडे (तिर्थकृ) वाहणारे अन्य करण्यापूर्वी या महाऋषींने आपले चार वायु यांची, हे राजा, आठवी आर्जवकसंज्ञक (व्याष्टिरूप मन, बुद्धी, अहंकार व चिन्त असे) सृष्टि होय. नंतर खाली वहणारे व खालील पुत्र निर्माण केले. ते मूळ पूर्वजांचेही भागांत इकडे तिकडे वाहणारे वायु यांची पितर होत, असें आमचे ऐकण्यांत आहे. नववी सृष्टि आहे. हिलाही आर्जवक सृष्टि (कारण, महाभूतांची कल्पना तरी मनापासूनच.) हेच नांव आहे. याप्रमाणे नऊ प्रकारची सृष्टि तसेच या पितृसंज्ञक पंचमहाभूतांपासून देवांची व चोरीस तच्चे श्रुतीं निर्दिष्ट केलेली तुला (पंचज्ञानेद्विषयांची) उत्पत्ति झाली. या इंद्रियां-सांगितली. आतां पुढे महात्म्यांनी या गुणांची वरोवरच लोकांची (अंतःकरणादि चार तत्त्वतः विशद केलेली कालसंख्या मजपासून ऐक. तत्त्वांची) प्राप्ति झाली. चराचर सर्व भूते पंच-महातत्त्वांनी व्यापलेली आहेत असेही संगतात.

अध्याय तीनशे अकरावा.

—::—

कालगणना.

याज्ञवल्क्य सांगतात:-हे नरत्रेष्ठा, अव्य- कार. याचे रात्रीचे मान पांच सहस्र कल्प चाची (परमात्म्याची) कालगणना ऐक. दहा असून दिवसही इतक्याच प्रमाणाचा आहे. सहस्र कल्पेह्याणजे त्याचा एक दिवस. एवढचाच हे भूपालत्रेष्ठा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध मर्यादिची त्याची रात्र असते. हे लोकपाला, या पंचकाला विशेष अशी संज्ञा आहे व ते रात्र सरून तो जागृत झाला ह्याणजे सर्व या पंचमहानूतांमध्ये आोहत. हे राजा, या शरीरधारी यांचे जीदन असणाऱ्या वनस्पति पंचमहाभूतांनी व्यापलेले सर्व सृष्ट पदार्थांना दर-सर्वांचे आधीं निर्माण करितो. नंतर, हिरण्याच्या दिवशीं एकमेकांच्या सहवासाची लालसा असते व अंड्यापासून ज्याचा जन्म आंह त्या ब्रह्म- ते परस्परांच्या हितसंवर्धनाविषयीं दक्ष असतात. देवाला तो उत्पन्न करितो. हाच ब्रह्मा सर्व सृष्ट कर्यां एकमेकांची स्पर्धा करून ते परस्परांवर वस्तूची मृति आहे, असें आलीं ऐकिल आह. वरचढ करितात, तर केवळां एकमेकांचे हनन या अंड्यांत एक वर्षपर्यंत वास केल्यावर तो करितात; आणि अव्यय, आणि बन्या-वाईट महामुनि प्रजापति बांहर पडला व त्यांने मार्गाला खेचून नेणाऱ्या रूपादि गुणांचे अखिल पृथ्वी व तिचे ढाक्यावरचा स्वर्गलोक योगानें याच जगतांत पशुपक्ष्यादि तिर्यग्योर्नी-

मध्ये जन्म घेऊन भटकत राहतात. या पंच-ब्रह्मदेव भूतमात्राचा नाश कसा करितो, तसेच महाभूतांच्या अहोरात्राचें प्रमाण प्रत्येकी तीन पुनःपुनः सृष्टि करी निर्माण करितो ते पहा. हजार कल्पांचे आहे. तितकेच मनःसृष्टीचे अहो- दिवस सरल्यावर रात्रीं निद्रादेवीची आराधना रात्रमान कल्पिले आहे. हे राजशेषा, इंद्रियांच्या करणारा अव्यक्त भगवान् हा अहंकारभिमानी परिवारासमेत मन हें सर्व वस्तुवर जात असते. जो महारुद्र त्याला (जगत्संहार करण्यास्तव) वस्तुतः इंद्रियें विषयोपभोग घेत नाहीत; मन हेंच प्रेरित करितो. तदनंतर, राजा अव्यक्ताकडून इंद्रियद्वारा सुखोपभोग भोगते. नेत्र मनाचे प्रेरित होत्साता लक्षावधि किरणांनी युक्त होऊन साहाय्यानें विषयांचे अवलोकन करितो, स्वतः आदित्यरूपी रुद्र पेटलेल्या अभीप्रमाणे स्वतःचे त्याचे अंगीं ते सामर्थ्य नाही. कारण, मन बारा भाग करितो; व आपल्या किरणांच्या तेजाने पर्याकूल झाले असतां नेत्रांचे टप्प्यांत जरी हा महारुद्र जरायुज, बांडज, स्वेदज व उद्दिष्ट पदवार्थ असले तरी नेत्र ते पाहूं शकत नाहीत (असा अशी चाही प्रकारची सृष्टि जाळून खाक करितो. अनुभव आहे.) याचप्रमाणे इतर इंद्रियेंही विषय याप्रमाणे चराचर सृष्टीचा एका निमिषांत संहार भोगतात अशी बोलण्याची भाषा आहे. परंतु ज्ञात्यावर ही भूमि जिकडे तिकडे कांसवाच्या खरोखर इंद्रियें विषय उपभोगण्यास असमर्थ पाठीप्रमाणे रखवरखीत होते. याप्रमाणे जगत् जा-असून मनच विषयांचा आस्वाद घेते. हे राजा, छून उक्तिल्यावर, ज्याचे पराक्रमाला सीमा नाही मनाला उपरति होऊन मनाच्या उड्या बंद असा हा रुद्र, फार जोरानें वाहणाऱ्या पाण्यानें, शाल्या झाणजे इंद्रिये आपोआप निर्वापार ही निर्वीज झालेली पृथ्वी सर्वत्र तत्काल होतात. म्हणून मनाची उपरति व इंद्रियांची भरून याकितो. नंतर काळांमिरूप धारण करून विषयानिवृत्ति हीं भिन्न नाहीत. याप्रमाणे सर्व तो पाणी संपुटांत आणितो; आणि पाणी इंद्रियांत मनच पदान आहे असे समजावे. नाहीसौं झाले झाणजे मोठा अशी आपली किंवदुना मनाला इंद्रियांचा राजा असेही झूळवलनकिया धडाक्यानें चालू करितो. जो जण्याचा संप्रदाय आहे. राजा, हे मोठे कीर्तिमान अभी अतिशय जोरानें जळत असतो, ज्याला मनच या सर्व भूतांत प्रवेश करीत असते.

अध्याय तीनशे वारावा,

—०—

जगत्संहारवर्णन.

याज्ञवल्क्य सांगतात:—तत्त्वसंख्या आणि सर्व बाजूंनी वहात रहातो. तदनंतर, ज्याचे कालसंख्या क्रमशः मीं तुला सांगितली. आतां सामर्थ्याला सीमा नाहीं अशा त्या वायूला जगत्संहार कसा होतो ते सांगतो, तिकडे ते अतिशक्तिमान आकाश स्वतः ग्रासून याकिते; अवधान दे. अनायनंत, नित्य व अविनाशी आकाशालाही मन आनंदानें गट करिते;

१ या अप्यायांतील सृष्टीचे वर्णन हें केवळ कृपक आहे. सर्व वेळ अव्यक्त, महत्, अहंकार, मन, बुद्धि, चित्त, पंचभूते, ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये तो मनाला गिळकृत करितो; भूत, वर्तमान व भाविष्य जाणणारा महत्-संज्ञक आत्मा या अहंकाराची समाप्ति करितो. पण या उपमा-यांचाच आहे व यांचेच वर्णन ल्पकानें दिले आहे.

तीत महदात्म्याला अगर विश्वाला, भूतमात्राचा तात. सांख्यज्ञ उभय हस्तांना अध्यात्म, हस्त-अधिपति शंभु हा गडप करून टाकितो. आणिमा, कृत्यांना अधिभूत, व इंद्र हें तद्विषयक लघिमा, प्राप्ति इत्यादि योगसिद्धींनीं हा अधिदैवत असे समजतात. वेदवेत्ते हे वाणी शंभु युक्त असून याला ईशान व अव्यय अध्यात्म, शब्द अधिभूत, व अग्नि अधिदैवत असे ज्योति असे मानितात. तसेच, याचे हात व जाणतात. नेत्र अध्यात्म, रूप अधिभूत, व पाप प्रत्येक भागाला व्यापून आहेत; डोळे, सूर्य अधिदैवत होय. श्रोत्र अध्यात्म, शब्द डोकीं व मुखें हीं सर्वत्र भरलीं आहेत; आणि अविभूत, व दिशा अधिदैवत होय. याप्रमाणेच याचे कान प्रत्येक स्थळीं गोचर असून हा जिव्हा, नासिका, त्वचा, मन, अहं-सर्व जगत् व्यापून राहिला आहे. त्याप्रमाणेच कार व बुद्धि हीं अध्यात्म असून रस, गंध, हा भूतमात्राचें हृदय आहे व त्याचें प्रमाण अंग- स्पर्श, मननविषय, अभिमान आणि ज्ञेय वस्तु झाच्या पेराएवढे आहे. अशा प्रकारे तो अनंत हीं त्यांचीं अनुक्रमानें अविभूते होत; व आप, महात्मा ईश्वर सर्व जगाचा संहार करितो; पृथ्वी, वायु, चंद्रमा, बुद्धि आणि क्षेत्रज्ञ हीं क्रमशः आणि प्रलयानंतर अक्षय, अव्यय, निर्दोष, अधिदैवत आहेत असे ज्ञाते यांनी उरविले आहे. भूतभविष्य व वर्तमान या सर्वांचा उत्पादक

गुणवर्णन.

आणि निष्पाप असा महदात्मा शिलक राहतो. हे तत्त्वज्ञ राजा, या प्रकारे आरंभीं, मध्ये याप्रमाणें, हे राजेद्वा, जगत्संहार कसा होतो हें व शेवटीं (सृष्टि, समाधि व प्रलय या तुला निवेदन केले. आता अध्यात्म, अविभूत स्थानीं) दग्धोचर होणाऱ्या एकाच ईश्वराच्या व अधिदैवत सांगतों तें श्रवण कर.

अध्याय तीनशँ तेरावा.

—:::—

अध्यात्म, अविभूत व अधिदैवत.

याज्ञवल्क्य सांगतात:—तत्त्वज्ञानी ब्राह्मण साहाय्यानें हजारों दीप प्रज्वलित करतो, दोन्ही पायांना अध्यात्म, गमनक्रियेला अधि- त्याप्रमाणे प्रकृति हीं पुरुषाच्या (सत्त्व, रज, तम) भूत, व विष्णूला या उभय अवयवांचे (पदांचे) या गुणांना विशेष प्रकारे प्रकट करून हजारों अधिदैवत असे द्याणतात. त्याचप्रमाणे तत्त्वार्थज्ञ सृष्ट वस्तु विकारमित्तत्वानें निर्माण करिते. गुदाला अध्यात्म, पुरीषोत्सर्गला अधिभूत, व सहनशीलपणा, आनंद, ऐश्वर्य, प्रीति, इंद्रि- सूर्यांचा त्या अवयवांचे अधिदैवत मानितात. यांची प्रसन्नता, सुख, शुचिर्मुतपणा, निरायोगवेत्ते उपस्थाला अध्यात्म, तज्जन्य आनं- मयता, संतोष, अद्वा, दानशृत्व, दया, क्षमा, दाला अधिभूत, व प्रजापतीचा अधिदैवत कल्पि- धृति, अहिंसा, समता, सत्य, क्रणमुक्ति, मार्दव,

१ तत्त्वज्ञानी, तत्त्वार्थज्ञ, योगवेत्ते, सांख्यज्ञ, निलोभता, इष्ट वा अनिष्ट यांचे संयोगवियोवाक्यांत कर्त्याचे टिकाणी घातले आहेत, तरी गांने हृदय चंचल न होणे, कृतकर्माचूदल त्यांचा अर्थ ‘जाते’ एवढाच असून त्यांने वेगवेगळे बटाई न मारणे, योग्य मूल्य देऊनच कोण-पंथाचे लोक असे समजून नये.

विभूति तुला एक एक वेऊन सविस्तर सांगितल्या. हे महाराजा, प्रकृति हीं स्वच्छंदानें- स्वतःचे इच्छेने जण काय करमणुकीकरितां विकारगोचर होऊन शेंकडों-हजारों गुण निर्माण

करिते. ज्याप्रमाणे मानव प्राणी एका दिव्याच्या

ज्ञानपणा, सत्त्वपणा, स्वच्छता, सरलपणा, आचार, वेदवेत्ते असे जरी निरनिराळे शब्द प्रत्येक विलोभता, इष्ट वा अनिष्ट यांचे संयोगवियोवाक्यांत कर्त्याचे टिकाणी घातले आहेत, तरी गांने हृदय चंचल न होणे, कृतकर्माचूदल तीही वस्तु घेणे, निरिच्छता, परोपकारदक्षता,

भूतमात्राबद्दल दया हे सत्त्वविकाराचे गुण आणि अधर्मचरणानें तिर्यगोनीस जावें लागते. अपूर्ण निर्दिष्ट केले आहेत. रज या वाकारापासून सत्त्व, रज व तम या त्रिगुणापिकीं दोनदोहोंच्या उत्तम होणारे गुण म्हटले झाणजे रूप, ऐश्वर्य, मिश्रणानें जीं द्वांद्वे होतात व तिहींच्या मिश्रणानें युद्ध, दानेच्छेचा अभाव, निर्दयता, सुख व सञ्चिपात होतात, ते तुला सांगतों, ऐक. कधीं दुःख या दोहोंचा उपभोग, परनिंदेची आवड, रजोगुण सत्त्वगुणांत मिसळलेला दिसतो; आणि विवाद करण्याबद्दल उत्सुकता, अहंकार, अना- तमोगुणांत रजोगुण दृष्टीस पडतो, तर केवहां दर, चिंता, वरबुद्धि, परिताप, परापहार, तमोगुणाचे अस्तित्वाचा सत्त्वगुणाचे ठिकाणी निर्लंजपणा, कुटिलता, भेद, नष्टुर्य, काम, प्रत्यय येतो; व सत्त्वगुणाचे डार्यी अव्यक्त (प्रकृ-क्रोध, मद, दर्प, द्वेष व परनिंदा हे होत. तिही) कधीं दृष्टेष्टपत्तीस येते. अव्यक्त (पुरुष) आतां तामस विकारापासून उद्भव होणाऱ्या सत्त्वगुणसंयुक्त झाला झाणजे देवलोकाची प्राप्ति गुणसमुच्चयांत कोणते गुण येतात ते सांगतों, होते; रज व सत्त्व या दोहोंनी अव्यक्त युक्त पैक. मोह व अज्ञान हे तामस गुण होत. शाल्यास त्याला मनुष्ययोनि मिळते; आणि तामिश्र झाणजे क्रोध व अंथातमिश्र झाणजे रज व तम या जोडीचा संपर्क होतो, तेव्हां मरण असे सांपितले आहे. शिवाय खादाडपणा, तोच अव्यक्त नीच योनीत जन्म पावतो. किंतीही भोजन केले तरी असमाधान, तसेच सत्त्व, रज, तम या तिन्ही गुणांच्या संयो-कांहींही प्लाले तरी अतृष्णि, गंध, वस्त्र, गाने (सञ्चिपाताने) मनुष्यदेहाची प्राप्ति विहार, शयन, आसन, दिवसा झांप, परनिंदा व्हावयाची; पापपुण्यविरहित शालेल्या महाव व प्रमाद या गोष्टीची हास, तसेच नृत्य, वादन, त्यांना शाश्वत, अव्यय, अक्षय व अमृत गीत या गोष्टीवर अज्ञानामुळे अद्वा, आणि असे पद प्राप्त होते; व ज्ञानी लोकांना श्रेष्ठ जन्म मिळून निर्देष, अढळ, अर्तीद्रिय, बीजरहित आणि जन्म, मरण व अंधकार (अज्ञान) यांना दूर सारणारे असे स्थान मिळते. अव्यक्त-मध्ये वास करणाऱ्या परमात्मतच्चाचे स्वरूप काय, असा तुक्षा मला प्रभ आहे. तर, हे राजा, प्रकृतीमध्ये रहात असतोंही हा पर-नाने (प्रकृतीच) हे तीन गुण असून ते नेहमी मात्रा (प्रकृतिस्वभावांने दूषित न होतां) सर्व जगतांतील सृष्ट पदार्थांशी संलग्न असतात. स्वरूपामध्ये असतो, असे झाणतात. हे पृथ्वी-भगवान् अव्यक्तस्तरीय पुरुष हा सहा योग पते, प्रकृति अचेतन आहे, पण पुरुष प्रकृ-गुणांनी युक्त झाला झाणजे शेकडो, हजारो, तीन अधिष्ठित झाला झाणजे प्रकृतीला उत्पत्ति लक्षावधि, किंवद्दुना कोट्यवधि स्वरूपे धारण करिता येते व ती संहारही करूं शकते. करितो. सत्त्वगुणाला उत्तम पद, रजोगुणाला जनक विचारितो:-हे महाबुद्धिमंता कृषि-मध्यमपद, व तमोगुणाला अधमपद प्राप्त श्रेष्ठा, प्रकृति व पुरुष दोन्ही अनादि व अनंत होतं, असे अध्यात्मशास्त्रानेपुणांचे झाणणे आहेत; आकृतिरहित आहेत; अचल आहेत; आहे. केवळ पुण्य केल्याने उत्तम पद मिळते; दोषांचेही गुणदोष अढळ आहेत; आणि पापपुण्यांच्या मिश्रणाने मानवयोनि प्राप्त होते;

जनक विचारितो:-हे महाबुद्धिमंता कृषि-मध्यमपद, व तमोगुणाला अधमपद प्राप्त श्रेष्ठा, प्रकृति व पुरुष दोन्ही अनादि व अनंत होतं, असे अध्यात्मशास्त्रानेपुणांचे झाणणे आहेत; आकृतिरहित आहेत; अचल आहेत; आहे. केवळ पुण्य केल्याने उत्तम पद मिळते; दोषांचेही गुणदोष अढळ आहेत; आणि सारखींच अग्राह्य आहेत. असे ज-

आहे, तर त्यांतील एकाला अचेतन व दुसः- व अचेतन आहे तरी नित्य व अविनाशी पुरु-
न्याला सचेतन आणि क्षेत्रज्ञ स्थाणां हें। वाच्या संयोगानें तिला खेतन्यु प्राप्त होऊन ती
बरोबर नाहीं। हे विप्रश्रेष्ठा, मोक्षधर्म पूर्णपणे उपभोगक्षम होते; परंतु ती स्वसामर्थ्यानें उप-
आपणांस अभ्यस्त आहे. तेव्हां तो सांगो-भोग घेऊ शकत नाहीं. जेव्हां पुरुषही स्वस्थ-
पांग आपल्याकडून ऐकावा अशी माझी इच्छा रूपाचें यथार्थ ज्ञान न शाळ्यामुळे गुणांशी
आहे. पुरुषाचें अस्तित्व, एकत्व, प्रकृतिमिन्नत्व पुनःपुनः संबद्ध होतो, तेव्हां तोही स्वतःला
व शरीराला धरून राहणारीं दैवते, मरणा- ओळखीत नाहीं व मोक्ष मिळविण्यासही
नंतर उत्क्रमण पावणारे जीव कोणते ठिकाणी असमर्थ होतो. सृष्ट वस्तु उत्पन्न करण्यांत
जातात तें स्थान, आणि कालवशात् जातां याप्रमाणे पुरुषाचें साह्य असल्यामुळे पुरुषाचेच
जातां अस्वेत त्यांना जें स्थान मिळतें तें, या सर्व अंगीं वस्तु उत्पन्न करण्याची शक्ति आहे असें
विषयांबद्दल माहिती मला निवेदन करा. तसेच, चुकनें समजले जातें. सर्व योगांच्या उत्पन्नी-
हें साधुश्रेष्ठा, सांख्य व योग या दोन्ही शास्त्रांचे मध्ये त्याचा भाग असल्यामुळे त्यालाच योग
पृथक् पृथक् ज्ञान व मृत्युमृत्क चिन्हे यांविषयी उत्पन्न करण्याचें सामर्थ्य आहे असें मानण्यांत
माहिती कृपा करून सांगा. कारण, या सर्व येत. सर्व प्रकृतींचा तोच प्रेरक असल्यामुळे
गोष्ठी आपल्याला करतलामलकवत् ज्ञात आहेत. त्यालाच महत्त्व येऊन प्रकृतीचे धर्म पुरुषा-

अध्याय तीनशे पंधरावा.

—::—

प्रकृति व पुरुष यांतील भेदाचें वर्णन.

याज्ञवल्क्य सांगतात:—बाबारे, जें मूळ- बरोबर विनाशी मानले जातें. आतां तू स्थाणशील
चेच निर्गुण आहे, त्यावर गुणांचा आरोप कीं, असें असतां, शोकमुक्त असे अध्यात्मज्ञाते
करून सगुणत्वानें त्याची यथातथ्य कल्पना त्याला केवळ (स्वतःसिद्ध) असें कसें हाणतात? अणून
देणे अशक्य आहे. तथापि, हे राजा, तर त्याचें उत्तर असें आंह कीं, तत्त्वदृष्टीने
सगुण व निर्गुण कशाला म्हणतात हें मूळ- पाहतां तो उपेक्षायुक्त म्हणजे साक्षिरूप,
तत्त्वांसह सांगतों, अवधान दे. तत्त्वज्ञ व अनन्य म्हणजे अद्वितीय व केवळ प्रकृतीचा
महात्मे क्रिय हे—गुणांनीं जें युक्त असतं त्याला अभिमान धरिला असतां दुःखवश होणारा,
गुणवान् व गुणहीनाला अगुण किंवा निर्गुण एरवीं सुखदुःखातीत असा असल्यामुळे ज्ञाते
असें म्हणतात. अव्यक्त प्रकृति जास्या गुण- त्याला केवळ हाणतात. तसेच कारणदृष्टीने
वती आहे; तिला गुणातीत होतां येत नाहीं. हा नित्य व अव्यक्त असून कार्यदृष्टीने मात्र
वस्तुतः ती ज्ञानरहित असन आरोपित मिथ्या अनित्य व व्यक्त आहे, अशी ज्ञात्यांची सम-
ज्ञानानें गुणांशीं सलग असते. अव्यक्त प्रकृत- जूत असल्याचें आमचे ऐकिवांत आहे. फक्त
तीला स्वाभाविकन ज्ञान नाहीं. प्रकृतीहून ज्ञानावर भिस्त ठवणारे व भूतमात्राबद्दल दयाळू
श्रेष्ठ जो पुरुष तो मात्र ज्ञानी आहे; आणि असे लोक (निरीभ्वरसांख्य) प्रकृति एक
मजहून काहीं श्रेष्ठ नाहीं, असा पुरुषाला असून पुरुष अनेक आहेत असें समजतात.
आत्मप्रत्यय असतो. यामुळे, प्रकृति जरी क्षर वस्तुतः पुरुष प्रकृतीहून भिन्न असून, प्रकृति

विनाशी आहे; पण ती अविनाशी आहे असें तसेच तात्त्विक दृष्टीने योगशास्त्राचें ज्ञान सांग-मानण्यांत येते. ज्याप्रमाणे मुंज गवत वरल्या णार आहे. सांख्यासारखे दुसरें ज्ञान नाहीं सालपटाहून (वेष्टनाहून) निराळे असें, व योगासारखी अन्य शक्ति नाहीं. या दोहों-तद्वत् प्रकृति व पुरुष वेगळी आहेत. मशक मध्ये शमादिक एकाच प्रकारचे आचार सांगिनिराळा व उदुंबर फळ वेगळे. उदुंबरांत मशक तले असून तीं दोन्ही (शास्त्रे) मृत्यूचा असतो एवढाचावरून मशक उदुंबरफळाचा उच्छेद करणारीं (मोक्षदायक) आहेत. सांख्य अंश होत नसून उदुंबराहून भिन्न असतो. जल व योग हीं मंदबुद्धि लोक पृथक् मानितात. व मत्स्य हीं भिन्न आहेत. जलांत मासा राहतो परंतु, राजा, हीं एकच आहेत असें आहीं म्हणून मासा जल नव्हे. अग्नि व शेगडी हीं विचारांतीं ठरविले आहे. जे ध्येय योगमार्गी निरनिराळीं हें सर्वमान्य आहे. शेगडीशीं आपलेपुढे ठेवितात, तेंच सांख्यमार्गी लोकां-संसर्ग ज्ञाल्यामुळे अभीला शेगडीचा भाग असें पुढे आहे. याकरितां, सांख्य व योग जे एकच समजावयाचें नाहीं. पाण्यांतील कमल पाण्या- मानितात, त्यांनाच जगताच्या तत्त्वाचे खरेहून भिन्न आहे. उदकांत कमलाच्या समानाधि- ज्ञान झालें असें समजावयाचें. हे अरिदमा, करण्यानें उदक व कमल एक ठरत नाहींत. इंद्रिये (अपर) व पंचप्राण (रुद्र) हीं सामान्य लोकांना ह्या उदाहरणांतील जोड्यांच्या योगाचीं प्रधान साधने आहेत हें जाण. हीं एकत्र वासाचे खंवर रहस्य कधीच समजत इंद्रिये व प्राण याचें दमन करून योगी लिंग-नाहीं. जे पुरुष आणि प्रकृति यांचा एकजीव देहानें दहाही दिशांस वांगेल तिकडे जाऊ आहे असें समजतात, त्यांना खंवर ज्ञान होत नाहीं, शकतात. बांबार, जड देहाचा नाश ज्ञाल्यायाकरितां ते पुनःपुनः कार्यरूप नरकाला वर देखलील योगी अणिमादि अष्टग्रोगसिद्धींनीं जातात. ज्या शास्त्रांत प्रत्येक वस्तुचे स्वरूप युक्त अशा सूक्ष्म देहानें सर्व प्रकारचीं यथार्थ व उत्तम रीतीने ठरविले आहे, त्या सुखे भेवन करीत जगभर हिंडत राह-सांख्यशास्त्राचें प्रतिपादन मीं तुला निवेदन तात. हे अनघा, वेदामध्ये ज्ञात्यांनीं (यम-केले. याप्रमाणे पुरुषप्रकृतींचे यथार्थ स्वरूपाचा नियमादि) अष्टगुणात्मक योग आहे असें निश्चय करून सांख्यवेत्ते मोक्षपदापत गेले सांगून ठेविले आहे. तसेच, हे राजश्रेष्ठ, अष्ट-आहेत; आणि इतरही जे कोणी सांख्यमताचे गुणात्मक (प्राणायामप्रत्याहारादि) सूक्ष्म साहाय्यानें तत्त्वविचारकरणार आहेत, त्यांचाही योग आहे. याश्विवाय अन्य प्रकारचा योग हाच अनुभव किंवा निवाडा आहे. आतां सांगितलेला नाहीं. योगी लोकांचा सर्वोत्तम धर्म (आचार) दोन प्रकारचा आहे; ह्याणजे शास्त्रांत निर्दिष्ट केलेल्या लक्षणांप्रमाणे सगुण व निर्गुण अशीं द्विविध योगकृत्ये सांगितलीं आहेत. हे राजा, प्राणायामयुक्त मनाची (वेडश पदार्थ-संबंधी) एकायता हा पहिला प्रकार; आणि

अध्याय तीनशे सोळावा.

योगवर्णन.

याज्ञवल्क्य सांगतात:—हे राजश्रेष्ठ, सांख्य- ध्यान, ज्ञान व ध्येय यांतील भेद विसरून ज्ञानाचे मीं प्रवचन केले, आतां योगज्ञान माझ्या- जाईल अशा रीतीने इंद्रियदमनपूर्वक मनाची कडून ऐक. मीं जसेऐकले आहे व पाहिले आहे, एकायता करणे हा दुसरा प्रकार होय. प्राणाचे

नियमन करणे हा सगुण योग होय; व मन युक्त दीप निश्चल सरळ ज्योत राहून जळतो, निर्व्यापार करून स्थिर केले ह्याणजे निगुण योग होतो; आणि सगुण प्राणायाम या निर्गुण योगाचा साधक आहे. हे मिथिलाधिपत्रेषा, आंत युक्त दीप निश्चल सरळ ज्योत राहून जळतो, निर्व्यापमाणे योग्याची स्थिति असते असे ज्ञाते ह्याणतात. मेघांपासून पावसाचे बिंदु जरी मोठचा जोराने एखाद्या दगडावर पडले, तरी तो जसा कोंडून घेतलेला श्वास मूलाधारावि षट्कक्षां-वरील विशिष्ट देवतांचे ध्यान न करितां बाहेर योग्याची वृत्ति अढळ बनते. योगी हा शंख, टाकिल्यास वात फसकन् अधिक सुटल्यानें दुंदुभी इर्यादिकांच्या नादानें किंवा नानाजीवास फार इजा होईल, यास्तव हा योग करून कारच्या गीतवायांनी अणुभरही चळत नाही. नये. रात्रीच्या प्रथम भागात प्राणनिरोध करून हीच मुक्ताची खूण होय. आत्मसंयमी पुरुष ध्यान करण्याचीं बारा स्थाने उपदिष्ट आहेत; तेलाने पूर्ण भरलेले पात्र दोऽही हातांत घेऊन आणि मध्यंतरीं झोंप घेतल्यावर रात्रीच्या जिन्याच्या पायन्या चढत असतांना जरी शेवटच्या प्रहरांत उठून पुनरपि हेच बारा प्रकार नागव्या तरवारी घेऊन उमे असलेले लोकांनी सांगितले आहेत. चित्त स्वस्थ ठेवून, इंद्रिये त्याला भेवडावले तरी भयाने भांडांतील ताड्यांत खेंचून, एकांतांत राहून, स्वतः संतुष्ट थेंवही सांडू देत नाही; त्याप्रमाणे-ज्यांने राहून, सर्व शास्त्राभ्यासाने ज्ञाता होऊन, आपले मन एकाग्र करून समाधि लावला आणि संशय सोडून घेऊन आत्म्याचा लय आहे अशा मनुष्याची स्थिरपणामुळे व इंद्रियांप्रमात्याचे ठिकाणी लावावा. जनका, पंचे-यांचे निर्व्यापारतेच्या योगाने स्थिति असते. द्वियांचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हें पांच या प्रकारे योग्याचीं लक्षणे जाणारी. महत् विषयदोष शाढून टाकून, आणि लय व विक्षेप तमामध्ये ज्वालेप्रमाणे राहणारे परमप्रेषु व यांना आवरून धरून अखिल इंद्रियांना मना-अव्यय बळू समाधिस्थ योग्याच्या हृषीस कडे योजावे. त्याचामाणे, राजा, मनाची पडते, हे राजा, हें दर्शन झालेला योगी हा अंहकाराकडे प्रवृत्ति करावी, अंहकाराचे बुद्धि हें निर्जीव देह टाकून घेऊन काळांतराने कैवल्य-ध्येय करावे, आणि बुद्धीचे प्रकृतीमध्ये लक्षण पद पावतो, अशी नित्यसत्य श्रुति आहे. लावावे. याप्रमाणे, राजा, योगसिद्धि मिळवि-योग्यांचा योग ह्याणतात तो हात. याहून प्रयाचा प्रयत्न करणारे लोक एकाचा क्रमशः दुसरे योगांचे कोणते लक्षण आहे? योगांचे ज्ञान दुसऱ्यांत असा लय केल्यानंतर, जे एक असून शालं असतां ज्ञाते आपणांना कृतकार्य मानितात. रजोगुणरहित, पूर्ण, नित्य, अनंत, शुद्ध, निर्दोष, कूटस्थ, पुरुष, सनातन, अभेद, जरारहित, अविनाशी, शाश्वत, न्हासरहित, सर्वप्रभु आहे, त्या अव्यय ब्रह्माचे ध्यान करितात. आतां, राजा,

समाधिस्थ योग्यांची लक्षणे

एक. तुम्ही पावलेला मनुष्य सुखेनैव झोंप घेत असतां त्याची जशी समाधानवृत्ति असते, तशीच समाधि लागलेल्या योग्याची वृत्ति असते, याप्रमाणे वायुरहित ठिकाणी स्नेह-

१. राजयोगाचा हा निवाढा सांगितला. आतां, हठयोगपदतीने ज्या विशिष्ट आधाराचे ठिकाणी समनस्क यायूनी धारणा मरणसमर्थी असेल, त्या स्थानाचे देवतेच्या लोकाला तो हठयोगी जातो, अशा तात्पर्याने याशवल्क्य बोलतात.

अध्याय तीनशे सतरावा.

—::—
हठयोग्यांस प्राप्त होणारे लोक.

याज्ञवल्क्य सांगतात:—मुत हठयोग्याना

कोणते स्थान प्राप्त होते, तें सावधानचित्ताबें त्याचे एक वर्ष आयुष्य उरले आहे असें ऐक. पायांतून त्याचा प्राण गेला असतां मनुष्य समजावे. हे राजा, दुसऱ्याच्या डोळ्यां-विष्णुलोकाला जातो; जर जंघेतून गेला तर मध्ये ज्यांना आपली बाहुली दिसत नाहीं, वसुलोकाला जातो; हे महाभागा, गुड्हशांतून तेही एक वर्षावर वांचावयाचे नाहींत. वाजवी-प्राण गेलां तर त्याला साध्यलोकाची प्रापि पेक्षा जास्त तेज किंवा बुद्धि मनुष्याची शाळी होते; गुद्वारांतून गेल्यास मित्र-(सूर्य)लोक अगर मनुष्य तेजीहीन किंवा प्रज्ञाहीन झाला, मिळतो; जधनांतून गेल्यास तो भूलोकाप्रत जातो; किंवा स्वभावांत बदल झाला, तर या जगांतील मांड्यांतून गेल्यास प्रजापतिलाक प्राप्त होतो; त्याचा अवशीष्टकाल सहाच महिने राहिला बरगड्यांतून गेल्यास मरुत-लोक मिळतो; नाभि-असें समजावे. जो मनुष्य देवतांचा अवमान द्वारा गेल्यास इंद्राचे स्थान मिळते; बाहुंमधून करितो, किंवा ब्राह्मणारीं द्वेष करितो, अथवा गेल्यासही इंद्रलोकच मिळतो; छातींतून गेला कृष्णवर्ण असतां फिकट होता, त्याचा आयु-असतां रुद्रलोक प्राप्त होतो; मार्णेतून गेला दर्य सहा महिने उरला असें जाणावे. ज्याला तर नर नामक ऋषिशेषाचे स्थान मिळते; चंद्रबिंब किंवा सूर्यबिंब कोळ्याच्या मुखावाटे प्राण गेल्यास विशेषेवाचे स्थान जाळ्याप्रमाणे छिद्रयुक्त दिसते, त्याचे मरण मनुष्याला प्राप्त होते; कानावाटे गेल्यास दिशो-सात दिवसांवर आले असें ओळखावे. देवालोकाचे स्थान मिळते; नाकावाटे गेल्यास लयांत गेल्यावर तेथील सुगंधांचा ज्याला प्राण्याला गंधवाहन वायुचा लोक मिळतो; प्रेताच्या धाणीप्रमाणे भास होतो, त्याचा डोळ्यांवाटे प्राज गेला तर अभिलोकाची प्रापि मृत्युही एका आठवड्यावर आला असें हाण-होते; भुवयांच्या द्वारे प्राणोत्क्रमण शास्त्रास हरकत नाही. कान किंवा नाक दबणे, अश्विनीदेवांचे स्थान मिळत; ललाटाकडून दांत किंवा नेत्र यांचा रंग पालटणे, बुद्धि-प्राणांत शास्त्रास पितूलोकाप्रत योग्याला जावे नाश होणे आणि उष्मा नाहींसा होणे हीं लागते; आणि डोक्यावाटे प्राणनाश शाला त्याच दिवरीं मृत्यु सुचविणारीं लक्षणे होत. असतां देवेश्वर समर्थ ब्रह्मदेवाचे स्थान प्राप्त तसेच, हे राजा, एकाएकीं डाव्या डोळ्यांतून होते. वाप्रमाणे, हे मिथिलेश्वरा, कोणकोणत्या पाणी वाहूं लागले, किंवा डोक्यांतून धूम वाहेर अवयवांमधून प्राणोत्क्रमण (जीवात्म्याचे पूढे लागला, तर हीं तत्काल मरणसूचक उत्क्रमण) शाले घणजे कोणता लोक मिळतो चिन्हे समजावीं. हीं मृत्युलक्षणे लक्षांत ठेवून हें सांगितले. आतां ज्ञात्यांनी लिहून ठेविलेली आत्मसंयमी मनुष्यानें रात्रंदिवस जीवात्म्याला

मृत्युसूचक चिन्हे

परमात्म्यांत लीन करण्यास शटावे. हे अर्थात्

सांगता. ज्या देहधारी प्राण्यांना फक्त एक ज्या कालीं देहपात व्हावयाचा असेल त्या वेळे-वर्ष आयुष्य उरले आहे, त्यांचीं मृत्युसूचक पर्यंत करावयाचे. आतां, राजा, मरण नको चिन्हे प्रथम कथन करितो. पूर्वी पाहिलेला असून असेल, व या जगांत राहण्याची इच्छा असेल, अरुंधतीचा अगर भ्रवाचा तारा ज्यांना दिसत तर त्याने गंधरसादि विषयांचा त्याग करून नाहींसा होतो, किंवा पौर्णिमेचा चंद्र किंवा खुशाल रहावे. ज्याला खरोखर आत्मतत्त्व समजल दीप वक्षिणेकडच्या बाजूला कापलेला दिसतो, आहे तो सांख्यशास्त्रोपदिष्ट आचार करून, व १ कारण पायाची देवता विष्णु आहे. हाच न्याय पुढे. अंतरात्म्याचा परमात्म्यारीं एकजीव करून

मृत्युला जिकतो; आणि शेवटीं अक्षय, सांगितले. त्याप्रमाणे मी तोड उघडल्यावर सर-पूर्ण, जन्मराहित, कल्याणपद, अव्यय, शाश्वत, स्वतीं माझ्या मुखांत शिरली, त्यामुळे माझे अचल व अशुद्धाल्यांना दुष्प्राप्य असे स्थान शरीराचा दाह होऊ लागला. तेव्हां, हे निष्पापा, मिळून तो मोक्षपदाप्रत जातो.

अध्याय तीनशे अठरावा.

—:::—

याज्ञवल्क्य-जनकसंवादसमाप्ति.

भगवान् सूर्य हणाला, ‘हे दुःख थोडा वेळ भास्कराने माझे हिताकरितांच केले होतें; तथापि मला तें न कळल्यामुळे मला त्याचा राग आला. पण माझे अंगाची आग हेतिसे पाहून

याज्ञवल्क्य सांगतात:—अव्यक्त हणजे सहन कर, लवकरच हा दाह दूर होऊन शरीर प्रकृति तींत वास कराणारे (हणजे माया- थंड होईल.) त्याचे सांगण्याप्रमाणे मी शब्द परब्रह्म) तें काय असा तुझा मला प्रश्न लवकरच शीत झालो. हे पाहून भगवान् आहे. हे राजा, हा प्रश्न हणजे एक मोठे भास्कर मला बोलला का, “हे द्विजवर्या, कोणेच आहे. तथापि, हे नुसा, मी उत्तर देतो दुसऱ्या वेदशाखांतन घेतलेल्या प्रकरणांसहै व तिकडे लक्ष दे. कृष्णांनी नियुक्त केलेल्या विधी- उपनिषदांसह साडू यजुर्वेद तुझे ठिकाणी प्रमाणे आचरण करून व फार नम्रतेने वागून मी स्थिर होईल. तसेच, हे विप्रशेषा, शतपथाची आदित्यापासून यजुर्वेदीची प्राप्तिकरून घेतली. रचना तुझे हातून होईल आणि तदनंतर तुझी हे अनंगा, मोठी कठीण तपश्चर्या करून भग- मति मोक्षाकडे होईल. त्याचप्रमाणे, सांख्यवेत्ते वान् तपिष्ठ- सूर्याची मी सेवा केली, तेव्हां व योगी या दोन्ही शास्त्रज्ञांचे जे इष्ट अंतिम महासमर्थ रवि प्रसन्न होऊन मला बोलता ध्येय आहे तेही तुला मिळेल.’’

शाला कीं, ‘हे विप्रशेषा, जी अप्राप्य वस्तु राजा, एवढे बोलून भगवान् सूर्य अस्ता- तुला इष्ट असेल तिजबद्दल वर माग. मी प्रसन्न चलास गेला. (अंतर्धान पावला.) त्याचे भाषण शास्त्रामुळे तुला वाटेल तें द्यावयास तयार ऐकून, तो विभावसु आदित्य अंतर्धान पावल्या- आहे. माझा प्रसाद होणे फार दुर्घट आहे.’ वर मी आनंदित होत्साता घरी आलो आणि असे भाषण एकल्यावर मी त्या तेजस्विशेषास सरस्वतीचे ध्यान केले, त्यावरोवर स्वरवंज- शिरसा वंदन करून हणालो, ‘यजुर्वेदाचे नादि अलंकारांनी मंडित अशी शुभदाची ज्ञान मला नाहीं, तें एकदम यांवं अशी माझी देवी सरस्वती अँकाराला पुढे घालून प्रकट इच्छा आहे.’ असे मी बोलताच भगवान् भास्कर झाली. तेव्हां मी देवी सरस्वतीचे यथाविधि हणाला, ‘हे ब्राह्मणा, तुझ्या हेतूप्रमाणे मी अध्यादिकांनी संपूजन केले. तसेच प्रकाश- तुला यजुर्वेदज्ञ करितो. वास्त्वस्त्वपिणी देवी दात्यांमध्ये श्रेष्ठ जो सूर्य त्याचीही पूजा केली; सरस्वती प्रत्यक्ष तुझ्या शरीरांत प्रवेश करील.’ आणि त्याचे ध्यान करीत स्थानापन्न झालो. मग त्या भगवताने मला तोड उघडण्यास मग साडू शतपथ, रहस्य, परिशेष व इतर

१ हा शुक्र यजुर्वेद होय. याज्ञवल्क्याने त्याचा मामा वैशंपायन याणासून संपादिलेला यजुर्वेद उभवतांत तंता होतांच ओळून टाकिला व सूर्याची उपालमा कळून त्यापासून नवा वेद संपादिला तो हा.

२ यांत ‘खिल’ हणतात. २ शतपथ हे शुक्रयजुर्वेदीय ब्राह्मणभाषाल नाव आहे.

राहिला नाहीं. मग मीं माझा मामा महस्ता आहे, हें जाणण्याच्या इच्छेने माझेकडे आला वैशंपायन यालू वाईट वाटावें ह्याणन शंभर आणि याविषयी त्याने मला प्रश्न केले. हे निवळक शिष्यांना साडू शतपथ शिकविले. पुढे, राजा, त्याने वेदासंबंधी मला चोदीसं प्रश्न हे महाराजा, रमीनीं शळकणाऱ्या सूर्योपमांने केले. शेवटीं एक पंचविसावा प्रश्न आनंदीक्षिकी-मीं आपल्या शिष्यांसह वैभवगिरीवर शळकत संबंधाने केला. त्याचे प्रश्न येणेप्रमाणे होते. असतां तुझ्या उदार पित्याचे यज्ञाची व्यवस्था विश्वा ह्याणजे काय? अविश्व ह्याणजे काय? स्वतःचे हातीं घेतली. पण त्या यज्ञांत वेदमंत्र-अर्धा ह्याणजे काय? अर्ख ह्याणजे काय? पठनाच्या दक्षणेसंबंधी माझा वैशंपायनाशीं मित्र कोण? वसुण कोण? ज्ञान कोणते? ज्ञेय तंत्रा ज्ञाला. मीं देवलाचे देखत अर्धा दक्षणा कोणते? अज्ञ कोण? ज्ञ कोण? तपा ह्याणजे घेतली; आणि ही योजना सुमंत, पैल, जैमिनि, काय? अतपा ह्याणजे काय? सूर्याला खाऊन तुझा बाप व इतर ऋषी या सर्वांना मान्य याकणारा (सूर्यांद) कोण? सूर्य कोण? ज्ञाली. हे अनघा, सूर्योपासून मला पंधरा विद्या कशाला ह्याणवयाचे? अविद्या कशाला यजुर्मंत्र मिळाले. तसेच मीं रोमहर्षणावरोबर ह्याणतात? वेद याची व्याख्या काय? अवेद्य पुराणांचे अध्ययन केले. हे नराधिपा, हे मंत्र कसं असेते? तसेच चल कोणते? अचल बीजरूपाने पुढे ठेवून सरस्वतीचे म्मरण करीत कोणते? अपूर्व ह्याणजे काय? अक्षय ह्याणजे भगवान् सूर्याच्या स्फुर्तीने मी शतपथ ग्रंथ-काय? व क्षय कोणते? राजा, या प्रकारचे रचना करण्यास प्रवृत्त ज्ञालां आणि पूर्वी सर्वोत्कृष्ट प्रश्न त्या गंधवीर्णे मला क्रमवार कोणीही केले नाहीं असेहे अद्वितीय अंगी-विचारिले. हे सर्वही प्रश्न कांहीं तरी नसून मोठे कृत काय भगवत्कृपेन तडीस नेले. ज्या पद्ध-मार्मिक असल्यामुळे मीं त्या गंधवीशेषास तीने ग्रंथ लिहिण्याचा माझा हेतु होता, तीच सांगितले कीं, ‘घटकाभर थांब, मी तुझ्या पद्धत यांत मीं स्वीकारून शिष्यांनाही हा प्रश्नांचा कांहीं वेळ विचार करून मग उत्तरे ग्रंथ मींच शिकविला. माझे शिष्यांना—अन्य-

१ हे जाडप्रश्न आहेत. याचे दोन वर्ग आहेत. शास्त्रीय मंत्र, संग्रह इत्यादिकांसह या सर्व किंवदुना हे दोनच प्रश्न आहेत. परंतु विषय-यजुर्वेदाचे ज्ञान ज्ञाले असून ते शुद्धांतः-काय्यभेदानें त्यांस अनेकत्व आले आहे. अल्लो; करणी होऊन (माझे शिक्षणाने) फार मुदित, ‘मायाशब्दल’ च प्रतिपादित आहे असे ज्ञाले. सूर्योपासून मिळालेले हें पंचदशशाखा-ह्याणण्याचा आहे; व उत्तरार्धाचा ह्याणजे सिद्धांतमक ज्ञान शिष्यद्वारा परंपरेने कायम राहील ताचा भाव—मायाशब्द द्वा असून अशी मनासारखी योजना केल्यावर, जाण-निष्कल ब्रह्मच हा सत्यपक्ष आहे, असे सांगण्यासार्थ योग्य जें परब्रह्म त्याचे चिंतनांत मी काल कडे आहे. उदाहरणार्थ—विश्वा ह्याणजे काय? व अविश्व ह्याणजे काय? या जोडीत ‘विश्वा’ ह्याण-

पुढे एके वेळी, राजा, वेदात जाणणारा ज्ञाराचा हेतु त्रिगुणात्मक अव्यक्त माया हिला स-विश्वावसु गंधवं हा—ब्राह्मणवर्णाला हितप्रद, अविश्व देण्याचा आहे; आणि दुसऱ्या प्रश्नाचा ह्याणजे असे या ज्ञानांत काय आहे, तसेच या ज्ञानांत अविश्व ह्याणजे निरुण किंवा निष्कल ब्रह्मच खरै कोणते सत्य प्रतिपादन केले असून त्यांत आहे, असे स्थापित करण्याचा आहे. हा प्रकार ज्याहून उत्तम कांहीं नाहीं असे ज्ञेय काय द्यानांत ठेवून हे प्रश्न वाचावे.

देतों । यावर गंधर्वांने 'ठीक आहे' असें त्याचप्रमाणे अवेद्य प्रकृति व वेद्य पुरुष होय. म्हटले आणि तो स्तब्ध बसला. मग मी पुनः चल व अचल छाणजे काय असाही तुशा एक सरस्वती देवीचे मनांत स्मरण केले. त्यावरोबर, प्रश्न आहे, त्याचे पण उत्तर ऐक. चला छाणजे दृश्यापासून वर जसें लोणी नरंगत येते, तशी उत्पत्ति व संहार यांचे कारण असाही प्रकृति त्या प्रश्नांची उत्तर आपोआप स्फुरीने माझे होय; अचल हा पुरुष होय. कारण, स्वतः मनांत उभी राहिलीं. श्रेष्ठ जी आन्वीक्षिकी विद्या विकारांस पात्र न होतां उत्पत्ति व संहार यांचे तिचेवर लक्ष ठेवून (ती ध्येयस्थानीं कल्पून) कांमी यांचे साहा असते. दुसऱ्या एका पंथाच्या मीं उपनिषद् व वेदांचीं उपांगे यांचीं मनाने तत्त्वाप्रमाणे वेद्य ही प्रकृति आणि अवेद्य मंथन केले. तदनंतर, हे राजशार्दूला, पंचविसावा हा पुरुष होय. प्रकृति व पुरुष हीं उभयतां जो जीवात्मा, त्याचे ज्ञानासंबंधी जी चौथी अज्ञानी, स्थिर. अविनाशी, जन्मरहित व मोक्षविद्या,—जीविषयींचे प्रतिपादन मीं तुला नित्य आहेत असे अध्यात्मशास्त्रांत निपुण सांगितलेच आहे, ती मीं त्याला सांगितली. असलेले लोकांनी ठरविले आहे. पदार्थ उत्पन्न हे राजा, मग मीं विश्वावसूला म्हटले कीं, तुं करण्याचे कांमी जन्मरहित प्रकृति अविनाशी मला जे प्रश्न केलेस त्यांचीं उत्तरे ऐक. हे असल्यामुळे तिला अविकारी असे छाणतात. गंधर्वद्वा, विश्वा व अविश्व यावद्लचा जो पुरुषाला विकार नसल्यामुळे त्यालाही अक्षय तुशा पहिला प्रश्न आहे, त्याकडे प्रथम आपण असे म्हणवात. प्रकृतीमध्ये वास करणारे गुण वळू. विश्वा छाणजे अव्यक्त व श्रेष्ठ प्रकृति नाश पावतात; परंतु निरुपाधि प्रकृति अविअसे जाणावे. प्रकृति भूतभविष्यादि (जन्ममरण) नाशी आहे. (प्रकृति विकार पावून पदार्थाच्या भयाने (संसाराने) युक्त असून सन्तव, रज, उत्पत्तिला कारण होते. प्रकृतीच्या साहाने तम या त्रिगुणांनीं संपन्न अशा वस्तु निर्माण उत्पन्न होणारे सृष्ट पदार्थ उत्पन्न होतात व करीत असल्यामुळे त्रिगुणात्मक आहे. तसेच नाश पावतात; परंतु नुसती प्रकृति विनाश अर्थात् विश्वकी आहे. अविश्व छाणजे सर्व पावत नसल्यामुळे) ज्ञानी तिला अविनाशी गुणरहित (निर्गुण) पुरुष होय. अश्व व छाणतात. ज्या विद्येचे ध्येय मोक्ष आहे व जी अश्वा छाणजे पुरुष व स्त्री यांचे जोडपें असून, तर्कशास्त्रांतील अनुमानतत्त्वांच्या पायावर अश्व हा निर्गुण पुरुष आणि अश्वा छाणजे रचलेली आहे, ती आन्वीक्षिकी विद्या तुला अव्यक्त प्रकृति होय. तसेच मित्र हा पुरुष व सांगितली. ही विद्या अवगत करून घेऊन, वरुण प्रकृति होय. ज्ञान प्रकृति व ज्ञेय पुरुष तिच्या साहाने व गुरुपासनादि कर्म करून होय. अज्ञ छाणजे कार्योपाधियुक्त जीव व ज्ञ ऋक्, साम व यजुर्वेद यांतील मत्रस्त्रूप धन छाणजे कारणोपाधियुक्त परमेश्वर. हे दोघेही हस्तगत करून घेतल्यावर नित्य कर्म व सर्व उपाधिरहित ज्ञाले छाणजे तेंच निष्कल ब्रह्मस्त्रूप वेदांचे पठन ब्रह्मपरत्वाने करावे असे शास्त्रांत समजावे. (कारण, पुरुष अज्ञानावरणामुळे सांगितले आहे. हे गंधवंशेषा, हे विश्वावसो, जीव होतो.) तुं तपा छाणजे काय व अतपा ज्या परमात्मतत्त्वापासून सर्व पदार्थ उत्पन्न छाणजे काय असे प्रश्न केले आहेस, (त्यांचे होतात व ज्यांत ते प्रलयकालीं लीन होतात, उत्तर) तपा (विकारास पात्र होणारी) ही ज्यांचे ज्ञान करून देण्यासाठी वेदांची घडपड प्रकृति व अतपा (निर्विकार) पुरुष होय. आहे, किंचहना जे सिद्ध करण्याची वेदांची

खटपट आहे, तें परमात्मतत्त्व न ओळखितां जे वेदांचे संगोपांग अध्ययन करितात, ते निराळे समजत नाहीत. त्यांना जें कठावशास पाहिजे तें कळत विश्वावसु विचारितोः—हे विप्रवर्या, पंचनाही. त्यांचे वेदपठण वृथा असून ते विनाविसावा जीवात्मा बस्तुतः अविनाशी व परकारण वेदांचे भारवाही मात्र होतात. हे मात्याहून अभिन्न आहे असें आपण सांगिंगंधर्वश्रेष्ठा, जो लोण्याचे आशेने गर्दमीचे दुधांचे मंथन करितो, त्याला मंड (दहा-पुनः विशद कस्तूर कृष्णेन सांगा. जैगीपव्य, वरील निवळ) अथवा लोणी यांपैकी कशा-असित देवल, विप्रश्रेष्ठ पराशर, महानुद्विमंत चीही प्राप्ति न होतां जसे घाणेरडे द्रव्य त्याचे वार्षगण्य, भृगु, पंचशिख, कपिल, शुक्र, हार्ती पडेल, तसें वेदाध्ययन करूनही ज्यास मौतम, आष्ट्रिषेण, महात्मा गर्ग, नारद, वेद (पुरुष) ह्याणजे काय व अवेद (प्रकृति) श्रेष्ठ शुक्र, माझे वडील कश्यप याचे पासून निवळ मूर्ख व ज्ञानांचे ओळें वाहणारा असें याच विषयावर पूर्वी मीं प्रवचनेणे कलीं आहेत. ह्याणण्यास प्रत्यवाय नाही. ह्याणून नेहमीं तदनंतर रुद्र, विशालनुद्विष्ट विश्वरूप, दैवत, प्रकृति व पुरुष यांचेकडे आत्म्याचा लय पितृऋषि व दितीसुत यांचेपासूनही या लावून त्यांचे खरे स्वरूप जाणण्याचा प्रये-विषयांचे पूर्ण उद्भाटन मीं श्रवण केले आहे. कांने यत्न करावा, ह्याणजे पुनःपुनः जन्म-त्यावरून, जें जाणण्यास योग्य आहे तें परमात्म-मरणांचे केरे त्यास ध्यावे लागणार नाहीं. तत्त्व नित्य आहे वैरे मला कळलेच आहे. रहायगाडग्याप्रमाणे फिरून किरून प्राप्त आतां, हे द्विजेष्ठा, आपल्या बुद्धिबलानें जे होणारे जन्ममरणांचा विचार करून, व आपण या विषयावर सांगाल तें ऐकण्याची विनाशी कल देणाऱ्या कर्मकांडोक्त धर्माचा माझी उत्कट इच्छा आहे. आपण शास्त्रांत त्याग करून, अविनाशी योगधर्माचा ज्ञायाने पारंगत व मुख्य ज्ञाते आणि अतिबुद्धिवान आश्रय करावा. हे कश्यपकुलजा, जेव्हां आहां. आपल्याला माहीत नाहीं असें या जीवात्म्याच्या व परमात्म्याच्या खन्या स्वरूपा-जगतांत कांहीं नाहीं. आपण श्रुतिसागर बहल व त्यांच्या अन्योन्यसंबंधाबहल आहां अशी देवलोकांत व पितृलोकांत आपली मनुष्य नेहमीं विचार करीत राहून त्याविषयी कीर्ति आहे. ब्रह्मलोकास गेलेले महान् महान् ऋषि यथार्थ कल्पना करून घेईल, तेव्हां तो कैवल्य-सांगतात कीं, प्रकाश देणाऱ्यांत श्रेष्ठ जो पदापत जाऊन, सविसावा परमात्मा त्याला आदित्य त्यापासून आपणांला ज्ञान प्राप्त झाले कळेल. शाश्वत व अव्यक्त परमात्मा वेगळा व आहे. हे ब्रह्मन्, समग्र सांख्यज्ञान तुळांला पंचविसावा जीवात्मा निराळा असे हे दोन अवगत असून, हे याज्ञवल्क्य, तुळांला योग-भिन्न आहेत, असें मानणारे ते मूर्ख होत. शास्त्राचीही विशेष माहिती आहे. निःसंशय ज्ञाते हे दोन्ही एकच मानितात. योगमार्गी व आपण फार प्रतिभाशाली व चराचरज्ञाते आहां. सांस्कृत्यमार्गी दोघे परमपदाची इच्छा करणारे तेव्हां आपणांपासून मण्डयुक्त घृताप्रमाणे अस-असल्यामुळे व पुनःपुनः जन्ममृत्यूंचे भय णारे आपलें ज्ञान ऐकण्याची मला इच्छा आहे. त्यांचे अंगीं पुरे बाणले असले कारणानें अवि- याज्ञवल्क्य सांगतातः—हे गंधर्वश्रेष्ठ,

जितके कांहीं सांगवे तितकेही बुद्धीत हा (प्रकृतीत राहिस्थाने) प्रकृतीचा मामधारण करण्यास तुं समर्थ आहेस असें मला आहे, असें सिद्ध होत नाहीं. जीवात्मा हा वाटते, ह्याणु जिज्ञासेने मला विचारतो आहेस. प्रकृतीहून भिज व स्वतंत्र आहे, असेंच मानिले त्या अर्थी, हे राजा, जसें मी दुसऱ्यांकडून पाहिजे. अहंभावाने युक्त शाल्यामुळे, प्रकृतीच्या ऐकले आहे तसें सांगतों, ऐके. हे गंधवी, पंचविसावा जीवात्मा ज्ञानरहित प्रकृतीला जाणतो, नित्य परिचयामुळे व तिजवर प्रेम जडल्यामुळे अणि प्रकृति व आपण एकच या भ्रांतविचारपण (जड) प्रकृति जीवात्म्याला ओळखीत पद्धतीमुळे हा जीवात्मा सविसावा जो परनाहीं. श्रुतीं सांगितलेली तच्चे जाणणरे मात्मा किंवा काळ त्याशीं आपला अमेद आहे सांख्य व योगवेत्ते हे—जीवात्म्याचे प्रकृतीचे हें न समजून संसारसागरांत बुद्धन रहातो. ठिकाणीं प्रतिविंब पढते या कारणास्तव प्रकृतिला परंतु त्याच जीवात्म्याला स्वतःचे परमाप्रधान हाणतात. हे अनघा, अन्य हाणजे प्रकृती-त्याशीं असणारें हें ऐक्य कळून आले ह्याणजे हून भिज जो जीवात्मा तो जेव्हां जागृत लागलीच तो संसारसागर तरुन मुक्तीप्रत व स्वश या दोन अवस्थांत असून प्रत्येक वस्तु जातो. ज्या वेळीं प्रकृति वेगळीं व आपण प्रकृती-साक्षिरूपाने पहतो, तेव्हां त्याला चेविसावी हून स्वतंत्र आहों असें द्विजाला ज्ञान हेतें, प्रकृति व पंचविसावा स्वतः या दोहोबदल तेव्हां तो कवल्यपदाप्रद जाऊन सविसाव्या ज्ञान हेतें. तोच जेव्हां स्वप्राहित अशा गाढ परमात्मतत्त्वाचा त्याला पूर्ण व खरा बोध क्षेपेंत अथवा योगसमाधीत राहून प्रकृतीस हेतो. तसेच, हे राजश्रेष्ठ, पंचविसावा जीवात्मा साक्षिरूपाने पाहण्याचे काम करीत नाहीं, (अबर) निराळा व श्रेष्ठ परमात्मा (वर) तेव्हां त्याला परमात्म्याचे ज्ञान हेतें. परमात्मा वेगळा; असें जरी आहे, तरी वर (परमात्मा) जीवात्म्याला ओळखतो, पण जीवात्मा मात्र अवराला (जीवात्म्याला) व्यापून असत्यामुळे त्याला व्यवहारांत ओळखीत नाहीं; आणि (परमात्म्याचे जीवात्म्यावर अधिष्ठान अस-आपल्याहून कांहीएक श्रेष्ठ नाहीं असा त्या ल्यामुळे) जीवात्मा व परमात्मा एकच असे पंचविसाव्याला (जीवात्म्याला) वृथा अभिज्ञाता मानितात. हे काश्यपा, जन्ममृत्यूच्या मान वाटतो. चेविसावी प्रकृति व आत्मा ही केन्द्रांच्या भीतीने शुद्धचिन्त व विश्वात्मपरायण एकच असें ज्ञात्या लोकांनी कधीही समजून सांख्यवेत्ते व योगवेत्ते यांना सविसाव्या परन्ये. मासा प्रकृतिधर्मानेच उदकांत रहातो मात्म्याचे सत्यज्ञान झाले असल्यामुळे ते या हें खरे; परंतु एवढ्यावरुन मासा व उदक हीं कारणासाठीं पंचविसावा जीवात्मा हा अविनाशी आहे असें मानीत नाहीत. (कारण, जीवात्मा जेव्हां परमात्म्याशीं एकत्र पावून त्यांत मिळून जातो, तेव्हां एका दृष्टीने जीवात्म्याचा विनाशच होतो.) जेव्हां मनुष्य कैवल्यपदाप्रत जाऊन परमात्म्यास ओळखतो, तेव्हां तो सर्वज्ञ होऊन जन्माचे केन्द्रांत पुनः पडते.

१ प्रधान या शब्दाची या ठिकाणी केलेली व्युत्पत्ति 'प्रधीयते आस्मिन्' ह्याणजे ज्याव्यांत आत्म्याची छाया पढते तें, अतएव प्रकृति अशी केली आहे.

२ हा समज चार्वाक व सौगत या लोकांचा आहे, परंतु तो शुक्रीचा आहे.

धीरेन्द्रहामारत.

१ तत्वज्ञानाकडे मनुष्याचे लक्ष जाण्याला मृत्यु हें सबल कारण आहे.

नाहीं. येणेप्रमाणे श्रुतीतील उल्लेखावस्तुन मीं सांगितले. सांख्यमार्गीं लोक सांख्यशास्त्रोपचिष्ट अज्ञानीं प्रकृति (अप्रतिबुद्ध), ज्ञानीं जीवात्मा धर्मचार करण्यांत निमग्न असतात; योगपंथी (बुद्ध्यमान्) व सर्वज्ञ परमात्मा (बुद्ध) यांचे आपले शास्त्रानें आंखून दिलेले मार्गानें जातात; यथार्थ स्वस्पूर्विषयीं तत्त्वांना न सोडतां उद्भा-यशिवाय कित्येक दुसरे मोक्षेच्छु जन टन करून दाखलिले. हे काश्यपा, ज्यांना आहेत त्या सर्वांना—मीं आतां ज्या शास्त्रांचे पश्य (ब्रह्म-ज्ञाता आत्मा) व अपश्य (दृश्य-विवेचन केले त्यांतील ज्ञान प्रत्यक्षफलदायी ज्ञेयप्रकृति) यांचेमध्ये अभेद आहे हे कळूं होईल. हे राजसिंहा, ज्ञानानें मोक्ष मिळतो, अलागले; तसेच क्षेत्र्य (हृक-ज्ञान) व तत्त्व ज्ञानानें मिळत नसतो, असें ज्ञाते ह्याणतात. तेव्हां, (दृश्य-ज्ञेय) यांत कांहीं फरक नाहीं असें हे नरेंद्रा, सांगोपांग सत्यज्ञान मिळविण्याच्या ज्यांस ओळखलें, त्यांना केवल व अकेवल पाठीस मनुष्यानें लागावे. कारण, ज्ञानप्राप्ति दोन्ही ह्याणण्यास हरकत नाही. तसेच, त्यांना झाली तरच मनुष्य जन्ममरणांपासून सुटून जगतांचे आद्यकारण, जीवात्मा व परमात्मा मोक्ष मिळवील. ब्रह्मण, क्षत्रिय, वैश्य, अथवा या नांवांनीं एकसमयावच्छेवेकरून संबोध-नीच शद्र यांपीकीं कोणापासूनही हरघडी प्यास हरकत नाही.

ज्ञान मिळवून श्रद्धालु मनुष्यानें त्यावर भर-

विश्वावसु ह्याणतो:—हे विभो, क्षेत्र्य वसा ठेवावा. जन्ममृत्युंची वाधा श्रद्धावंताला (मोक्षकर) असें देवतांच मूळ (ब्रह्म), कधीही होत नाहीं. (एका दण्ठीने) सर्व याविषयीं तुझीं कल्याणकारी व सत्य असें वर्ण ब्रह्मणच आहेत. कारण, ब्रह्मापासूनच ज्ञान मला सांगितले. आपले अक्षय कुशल त्यांची उत्पत्ति आहे. सर्व लोक ब्रह्माचाच असो आणि आपले मन नेहमीं बुद्धियुक्त असो. घोष करितात. ब्रह्मापासून मिळालेल्या बुद्धी-

याज्ञवल्क्य पुढी सांगतात:—हे मिथिले- नेच मी तत्त्वे व शास्त्रज्ञान यांचे उद्भायन श्वरा, याप्रमाणे विश्वावसुनें भाषण केल्यावर, करितो. हे सर्व जगत् ब्रह्मच आहे. ब्रह्माच्या सौंदर्यातिशयाने शळकणारा तो गंधर्वराज स्वर्ग- मुखांतून ब्रह्मण उत्पन्न शाळे; बाहूंपासून लोकीं जावशास निघाला. तस्यूर्बीं चौथ्या श्रेष्ठ क्षत्रियांचा जन्म झाला; नार्भींतून वैश्य जन्मले विवेच ज्ञान शाल्यामुळे मुदित शालेल्या त्या आणि पायांतून शद्र निघाले. याप्रमाणे सर्व महात्म्यानें मला प्रदक्षिणा घालून माझा सत्कार वर्णाचा एकच उगम असल्यामुळे त्यांना मिळ- केला व त्यामुळे मला फार आनंद झाला. त्वांने मानप्याचे कारण नाहीं. हे राजा, अज्ञानां- ब्रह्मादि लोकांमध्ये रहाणारांना, आकाश- मुळे मनुष्य प्राणी मरण पावतात, आणि पुनः संचारी प्राण्यांना, तसेच पृथ्वीवर वास करणाऱ्या ज्यांत कर्मे करावीं लागतात असे नाना जन्म जनाना, त्याचप्रमाणे, हे नरेंद्रा, पाताल-घेतात. त्याचप्रमाणे, चारही वर्ण ज्ञानहीन निवासी मनुष्यांना आणि ज्यांनीं मोक्षदायी होऊन भयंकर अज्ञानामुळे प्रकृतीच्या योगानें मार्गाचा अवलंब केला होता त्यांना हे ज्ञान प्राप्त होणारे जन्मांत गुरकटतात. याकारितां (दर्शन-शास्त्र) विश्वावसुने विशद करून ज्ञानपासीसाठीं प्रत्येकानें अविश्रांत स्थपद

१ द्याजे जी असे लोक बास्यते; जीवात्मे करावी. कोणत्याही वर्णाच्या मनुष्याला ज्ञान (अकेवल) असले तरी ते परमात्म्याशी (केवल) मिळविण्याचा हक्क अमे असें मीं तुला सांवितलेच तदाकार आहेत, असें समजावस्याचे.

आहे. ज्ञानवान् तो ब्रह्मण; अन्य वर्णांतही

ज्ञानाचा रस्ता खुला असल्यानें, हे राजा, त्याहून दुसरे श्रेष्ठ असें काय असूं शकणार मोक्षमार्गी त्यांना मोकळा आहे, असें ज्ञाते आहे ? तेव्हां तूंही नेहमीं याज्ञ विचारसंगीने ह्याणतात. तूं जे जे प्रश्न केलेस त्यांची उत्तरे विचार कर; दुसऱ्या तहेची कोणतीही कल्पना यथाथपर्यं मीं दिला. तूं आतां शोक टाकून दे मनांत आ॒णूं नको. ज्याला अव्यक्त (प्रकृति) व भवसागर तरून जा. तुम्हे प्रश्न कार चांगले कोणतें, सगुण काय, निर्गुण काय हें कळत आहेत. तुम्हे नेहमीं कल्याण असो. नाहीं असलाच पंडित तीर्थयात्रा व यज्ञ कर-

भीष्म सांगतातः—याप्रमाणे महाबुद्धिवान् प्रयाचे भरीस पडतो. हे कुरुनवना, वेदाध्ययन, याज्ञवल्य ऋषीनें कथन केलेले ज्ञान श्रवण तप किंवा यज्ञ यांचे योगानें परमात्मपदाची करून राजा मिथिलेश्वराला फार संतोष शाळा. (अव्यक्तिक) प्राप्ति होत नाहीं. ज्याला परमग त्या राजानें याज्ञवल्य ऋषीभोवतीं ब्रह्म (अव्यक्त) कळलें तोच सत्कारास पात्र प्रदक्षिणा घालून सत्कार केल्यावर तो ऋषि होतो. जे महत्त्वाचे पाठीस लागतात, त्यांना स्वरथानीं गेला; आणि मोक्षज्ञान संपादन केलेला महत् लोकांची प्राप्ति होते; जे अहंकाराला दैवराती जनक राजा आपले आसनावर बसला, मानितात, त्यांना आहंकारिक स्थान मिळते; व कोटि गाई, सुवर्ण व एक ओंजळभर रळते जे अहंकाराहून श्रेष्ठ तत्त्वाची आराधना करित्यानें ब्राह्मणांस अर्पण केलीं. नंतर विदेह- तात, ते त्याहून उच्चपदास जातात; जे शास्त्र-देशाचे राज्यावर आपल्या मुलाला बसवून तो निष्ठ लोक अव्यक्ता- (प्रकृति) हून श्रेष्ठ जो राजा यतिर्थम् स्वीकारून राहिला; अविद्योत्पन्न नित्य परमात्मा त्याला जाणतात, ते जन्म-धर्मधर्माचा त्याग करून फक्त सांख्य व मृत्युचे केरे नुकवून मुणातीत व जे सत्त्वी आहे योगज्ञान सांगोपांग शिकण्याकडे त्यानें आपले व असत्त्वी आहे असें पद मिळविते होतात. सर्व लक्ष लाविलें; स्वतःला अनंत कल्पून केव- हे राजा, जनकापासून मठा हें ज्ञान लात्म्याचाच तो विचार करू लागला; व धर्म- मिळाले. राजा जनकाला तें याज्ञवल्यऋषी- धर्म, पापपुण्य, जन्ममृत्यु व प्रकृतीपासून उत्पन्न पासून कळले. ज्ञान हेच श्रेष्ठ आहे. यज्ञ शाळेलीं तच्चें या सर्व गोष्टी त्यानें सोडून दिल्या. ज्ञानाची बोवडी करू शकणार नाहीत.

राजा, सांख्य व योगी हे आपआपल्या ज्ञानानें भवसूपी दुर्ग तरून जातां येतो. पण शास्त्रानें प्रक्षिप्तादन केलेल्या सिद्धांतान्वये व्यक्त यज्ञाचे अंगीं संसारात्तन प्राण्याला तरविण्याचे व अव्यक्त यांपासून हें सर्व विश्व निर्माण शाळे सामर्थ्यं नाहीं. ज्ञाते ह्याणतात कीं, जन्म व आहे अस मानितात; आणि ब्रह्म हें चांगल्या- मृत्यु व इतर संकटें हीं भातिक नव्हत. (ह्याणन वाईटांपासून स्वतंत्र आहे; पराप्तर (श्रेष्ठ- ती अत्यायासाने दूर व्हावयाची नाहीत.) यज्ञ, हून श्रेष्ठ) आहे; नित्य आहे, आणि शुद्ध तप, नियम, घ्रत यांचे आचरणानें जरी आहे असें विद्वान् ह्याणतात. तेव्हां तूंही शुचि- कोणाला स्वर्ग मिळाला, तरी त्या आचरणाचे भूत हो. जे दिले जातें, जे प्राप्त होतें, ज्याला १ निश्चयायास्तव असे पतकारावै लागतें कीं, दृत (दिलेले) ह्याणतात, ज्याला संमति दिली व्यक्त व अव्यक्त या शब्दांना स्थळभेदानें व जाते, जो देतो, तसेच, हे नरश्रेष्ठा, जो प्रति- विषयभेदानें मिळार्थ दिलेले आहेत. तेये आमचा ग्रहण करितो, हे सर्वही अव्यक्त आत्मा होत. नाईलाज आहे ।

आत्मा हीच आत्म्याची मिळकत आहे. २ पुढा येते अदृष्टा यशस्वीः । (क्षुति.)

पुण्य सरतांच पुनः पृथ्वीवर जन्म घेऊन येण हीं अगदींच कशानेही टाळतां येणार नाहींत, त्वाला भाग पडते. क्षणून अतिश्रेष्ठ, शुद्ध, असे मात्र नाहीं. दिवस, महिने, किंवा वर्ष कल्याणप्रद, मोक्षदायक, विमल व पवित्र असे यांचा क्रम कर्थीही बंद पडत नाहीं. (अर्थात् परमात्मतत्त्व जें ब्रह्म त्याची उपासना तूं कर. कालाची गति अकुंठित आहे.) आणि मनुष्य हे राजा, क्षेत्र काय याची यथार्थ कल्पना नाशिवंत आहे. तथापि जो मनुष्य नित्य-शाल्यावर यज्ञांत श्रेष्ठ जो ज्ञानयज्ञ तो करून मार्गाचे (नित्यतिमार्गाचे) अवलंबन करितो, तो तूं ऋषि होशील. पूर्वी याज्ञवल्यानें राजा हें द्वय (जरा-मृत्यु) शळं शकतो. सर्व सृष्ट जनकाला उपनिषद्-ज्ञान सांगून उपकृत केले. वस्तूचा नाश नेहमीं प्रवाहाप्रमाणे चालू आहे. तें ज्ञान शाश्वत, अव्यय, शुभ, अमर व शोक-ज्यामधून तरुन जाण्यासाठीं कसलीही नाव रहित अशा ब्रह्मपदाची प्राप्ति करून देते. नाहीं, त्या कालस्फी सागरांत वहात असतांना व बडत असतांना प्राण्याला कोणीही साहाय्य करीत नाहीं. हा कालसागरांत अशा गटंगल्या खात असतां याचा कोणी सगासोयरा होत नाहीं, किंवा हाही दुसःया कोणाच्या साहाय्यापैकी असतां नाहीं. ज्याप्रमाणे रस्त्यामध्ये मोर्टे वैभव अर्थवा विपुल संपत्ति किंवा दीर्घा-आपणाला क्षणमात्र मनुष्ये भेटतात, तद्वत्तच युप्य प्राप्त झाले असल्यानं त्याला मरण याळावे बायकामुळे, नातेवाईक यांची संगति या काल-असे वाटते, तर हें त्याला कर्से सांधल ? दीर्घ समुद्रांतून जात असतां सहजगत्या मनुष्याला तपाचरण, विविधकर्म, वेदांनं ज्ञान, रसायनप्र-घडते. आजपर्यंत कोणीही बायकामुलांचा योग किंवा अन्य अशाच गोटी यांपैकी कोणत्या सहवास कायमचा उपभोगिला आहे असे एक-केल्या असतां जरा व मृत्यु हीं चुकवितां येतील ? वांत नाहीं. दगंचे पुंजके जसे वाण्याच्या भीष्म उत्तर करितात:—या विषयासंबंधे सोसाठ्यानें एकेमकावर आदलतात, तसे प्राणी पंचशिख नामक भिक्षु व राजा जनक यांज-कालेदर्थीतून वहात असतां एकत्र येतात. मध्ये शालेल्या संवादाचा प्राचीन इतिहास प्राणी बलवान् असोत, दुर्बल असोत, ठेंग उदाहरणार्थ सांगण्यांत येत असतो. तो असा—असोत, उंच असोत,—त्यांना ग्रासण्यासाठी एकदा, धर्म व अर्थ यांविषयीं ज्याचे सर्व लांडायाच्या जोडीप्रमाणे जरा व मृत्यु आ संशय नष्ट शाले होते त्या वेदविच्छेष महर्षि वासुन बसलीं आहेत. एवंच, सृष्ट प्राणी नाशिपंचशिखाला विदेहराज जनक यानें प्रभ केला वंत असुन त्यांचे डिकाणीं असलेला आत्मा कीं, भगवन्, तप, बुद्धि, विविध धर्माचार-मात्र नित्य आहे. असे आहे, तर मग प्राणी किंवा वेदशास्त्राध्ययन यांपैकीं कशाच्या प्रभावानें जन्मास आल्यास हर्ष कसला ? व नष्ट शाल्यास जरा व मृत्यु यांचे अतिक्रमण करितां येईल ? शोक तरी कशाकरितां करावयाचा ? मी कोटुन याप्रमाणे त्यानें प्रभ केला तेब्हां अपरोक्ष आलों ? मी कोण आहें ? मला कोर्ट जावयाचे विद्या जाणणारा तो पंचशिख ऋषि विदेहा-आहे ? मी कोणाचा ? मी कशामध्ये आहें ? धिपतीला क्षणाला:—राजा, जरा व मृत्यु माझे पुढे काय होणार आहे ? (या गोटीचा यांना चुकविण्याचा काहीं उपाय नाहीं; तथापि जर पता नाहीं तर) तूं कशाकरितां व का

शोक करितोस ? तुजवांचून स्वर्गाला अथवा उन करीत होती. ती सर्व पृथ्वीवर ब्रह्मण नरकाला (तुझ्या पुण्यपापांप्रमाणे) दुसरा करीत असतां जेथे जाई तेथे संन्यासी लोक कोण जाणार ? कोणी नाहीं. हें ध्यानांत ठेवून ' मिथिलेश्वरासारखा मोक्षधर्मात निपुण कोणी शास्त्रांचे उल्लंघन न करितां प्राणिमात्रानें दानें नाहीं ' असे ह्याणतांना तिचे कानी येई. धर्म-यावीं व यज्ञ करावे.

अध्याय तीनशें विसावा.

—००—

सुलभाजनकसंवाद.

युधिष्ठिर ह्याणतोः—हे कुरुराजविशेष, योगबलानें आपलें पूर्वीचे रूप टाकून दिलें; जेथे नुद्धचादिकांचा सुद्धां लय होतो, असे जे आणि ज्या रूपाला नांव ठेवण्यास तिळभरही मोक्षस्थान, तें गृहस्थाश्रमाचा त्याग न करि- जागा नाहीं असे एक अत्युत्तम सुंदर रूप तांहीं कोण पावला तें मला सांगा. त्याच- धारण केले. तें रूप घेतल्यावर ती कमलेनेत्रा प्रमाणे, पितामह, लिंगदेह व स्थूलदेह या दोन सुभू डोऱ्याचे पातें लवलें नाहीं तोंच तात्काळ देहांचा त्याग कसा करावा आणि मोक्षांचे परम- तिरासारखी विदेहनगरीत येऊन पोहोचली. तत्त्व तें कोणतें, हेही मला सांगा.

याप्रमाणे त्या लोकसूम्हानें गजबून राहिं-

भीष्म उत्तर करितातः—युधिष्ठिरा, या लेल्या रमणीय अशा मिथिला नगरीत येतांच विषयासंबंधानेहीं जनकराजा आणि सुलभा तिनें भिक्षेच्या भिषानें तेथील राजांचे दर्शन नामक कोणी तापसी यांमध्ये घडलेला संवाद घेतले. तिचे तें अत्यंत मुकुमार रूप पाहून, पुरातन इतिहास ह्याणून उदाहरणार्थ सांगत ' ही कोण ? कोणाची ? कोटून आली असावी ? ' असतात. पूर्वी मिथिला येथील जनककुलांत अशा प्रकारे राजा मोठा विस्मयांत पडला. धर्मध्वज नांवाचा कोणी राजा होता. संन्यास- मग धर्मध्वजानें त्या सुलभेचे स्वागत करून ग्रहण करून संपादावयाची जी गोष्ट ह्याणजे तिला श्रेष्ठ आसन दिले; व पादक्षालनार्थ सम्यक्दर्शन (खरें ज्ञान) तें त्याचे ठिकाणी पाणी देऊन तिला सत्कारपूर्वक उंची अन्न पूर्ण वसत होते. वेद, मोक्षशास्त्र व त्याचे देऊन संतुष्ट केले. मग ती सुलभा भिक्षुकी स्वतःचे ह्याणजे राजनीतिशास्त्र या सर्वांत सुग्रासमोजनानें तृप्त झाल्यावर, हा खरोखर त्यानें परिश्रम केले असून तो आपलीं इंद्रिये मुक्त झाला आहे की नाहीं हा आपला संशय सर्वदा स्वाधीन ठेवून या पृथ्वीचे राज्य करीत केढून घेण्याकरितां, धर्मध्वज हा सूत्रार्थवेत्या होता. हे नरेद्दा, अशा त्या वेदवेत्या राजाची मोठमोठ्या विद्वान् मंडळीत आपल्या मंत्र्यांसह ती साधुवृत्ति ऐकून या लोकांत कित्येक पुरुष बसला असतां तिनें इतर विद्वानांस सोडून त्याचेप्रमाणे होण्याची इच्छा करीत असत.

असा प्रकार चाललेला असतां, त्या सत्य-युगाचे कालीं योगधर्मांचे पालन करणारी सुलभा नांवाची कोणी एक भिक्षुकी पृथ्वीपर्य-

विवाहाचे पूर्वी किंवा विवाहोत्तर वैष्णव आत्म्यास विद्यानां देखील भिक्षा मागणे, मोक्षशास्त्र श्रवण करणे, एकांती आत्मध्यान करणे, त्रिदंड धारण करणे इत्यादि सम्यासर्थ विद्यित होते.

धर्म विजये त्या मुद्रेने चतुर्बाही वर्षावन विजये आव्यव दिलो ।

स्त्री



ती योगांत अस्त्रंत निपुण असल्यामुळे, प्रभ शास्त्र, योग व राजनीति हे तीनही मोक्ष-
करण्यापूर्वी तिने आपल्या बुद्धीने राजाची प्रापक मार्ग मी पूर्णपणे चालून मेलों असून,
बुद्धि व्यापून टाकिली; आपल्या नेत्राचे तेजांने मला या तिन्ही मार्गसंबंधी कसा तो संशय
राजाचे दृष्टीचे तेज रोग्यवून याकिंल; व खरें उरला नाहीं. मला हें ज्ञान मिळण्याचा योग
शोधण्यासाठी राजाला योगबंधांनी जखडून असा आला की, हे पंचशिख यति शास्त्रांत
टाकिले. योगबलांत आपण अजिक्य आहों सांगितल्याप्रमाणे पृथ्वीपर्यटण करीत असतां
असा जनकालाही गर्व होता. तेव्हां ही आतां एक वर्षी पावसाळ्यांत माझे वरीं चार महिने
आफ्ळे तोड बंद करणार, हा तिचा आशय स्वस्थपणे राहिले. ते पंचशिख सांख्यज्ञानांत
त्यांने ओळखून तिला चकवून तिच्यावरही निष्पात असून उच्चम साक्षात्कारी असल्यामुळे
त्याण केली! मग एकाच बठकीवर छाणजे त्या त्यांनी मला यथार्थ रीतीने मोक्षप्राप्तीचे तिन्ही
धर्मध्वजाचे देहांतच—स्थूलदेहांन धारण केली मार्ग ऐकविले; आणि मला राज्यावर काय-
जाणारी छत्रादि राजचिन्हं त्यांपासून मोक्षा मनें कायमच ठेविले. तेव्हांपासून मी विषयां-
असलेला तो राजाव त्रिंदंपासून मोक्षी अस- वरील सर्व प्रेम सोडून देऊन आणि केवळ
लेली ती भिक्षुकी या उभयाचा संवाद चालू झाला. परमपदावर लक्ष ठेवून गुरुंने सांगितलेले

जनक झाणाला:—“ हे भगवति, ही मोक्षसंबंधी तिन्ही मार्ग पूर्णपणे पाळीत असतों.
दीक्षा तू कोडे घेतलीस? तू निघालीस कोडे? तू आतां, या मोक्षप्राप्तीं वेराग्य हा सर्व-
कोणाची कोण? व आलीस कोठून? ” या श्रेष्ठ उपाय आहे. हे मुकिप्रद वेराग्य ज्ञाना-
प्रकारे तिला प्रभ करून राजा तिला झाणाला, पासून प्राप होते. ज्ञानामुळे मनुष्य योगाभ्यासास
“ कोणाही मनुष्यांचे अध्ययन, वय व जातगोत प्रवृत्त होतो. योगाभ्यासांने आत्मज्ञानप्राप्ति
यांसंबंधी खरें ज्ञान त्यांने स्वमुख्यांने सांगितल्या- होते व त्यामुळे परम वेराग्य अंगीं बाणते.
शिवाय इतरांस होत नाहीं, याकरितां याप्रमाणे ही तिन्ही साध्य झालीं ह्याणजे सुख-
भीं हे प्रभ तुला केले आहेत; आणि उया दुःखादि द्वंद्वांपासून मनुष्य मुटून जीवन्मुक्त होतो
अर्थीं तू होऊन माझे भेटीस आली आहेस, व मृत्युवरही जय मिळवितो. मी गृहस्थाश्रमांत
त्या अर्थीं या प्रभांचीं नीट उत्तरे मला सम- असताही निर्मोहि व निःसंग वृत्तीने रहात अस-
जव. मला विचारशील तर, मी जरी राजाल्यांने, ज्ञानाची पराकाष्ठा जी सुखदुःखादि
आहें तरी या छत्रादि राजचिन्हांच्या लोभा- द्वंद्वांपासून मुक्तता ती मला प्राप झाली आहे.
पासून मी मनांने साफ सुखलेला आहें. आतां ज्याप्रमाणे नांगरून व पाणी पाजून मऊ
तुजसंबंधी योग्य ज्ञान मला व्हावें अशी केलेल्या रेतांत पडलेले बीज अंकुरित होण्यास
उत्कंडा आहे. कारण, तू संमाननीय असून रहात नाहीं, त्याचप्रमाणे मनुष्यांचे कर्म
मलाही मान्य आहेस. आतां हें भलत्या सल- बीजभूत होऊन, पुनर्जन्माचे रूपांने अंकुरित
त्याला सांगतां न येणारे मोक्षसंबंधी विशेष होत असते. परंतु तेच बीं खापरांत किंवा
ज्ञान बीं कोणापासून संपादन केले ते ऐक. दुसऱ्या कशांत घालून जर विस्तवावर चांगले
पराशरगोत्रांतील अस्त्रंत वृद्ध असा महात्मा भाजून मग नांगरून पाणी पाजलेल्या क्षेत्रांत
जो पंचशिख त्याचा भी अतिशय आवडता टाकिले, तर त्याला अंकुरित होण्याचीं जल-
शिष्य आहें. माझ्या गुरुच्या साझांने सांख्य- क्षेत्रादि बाह्यसाधने पूर्ववत् अनुकूल असताही

बीजत्वं नाहींसे ज्ञात्यानें तें अंकुरित होत नाहीं. या न्यायानेंच माझे गुरु पंचाशीख यांनी माझी बुद्धि वासनाबीजरहित कसून द्याकिली असल्यामुळे मी विषयांचा आश्रय स्वेह इत्यादिकांचा आश्रय करतील तर ते केला तरीही वासना अंकुरित होत नाहीत; सन्यासीं गृहस्थांतच जमा समजावे. त्यांचे आणि याचमुळे, शत्रुवधासारख्या क्रूर कृत्यांत स्फृणणे असे आहे कीं, ज्ञानानें मिळणारा मोक्ष किंवा स्वीसंग्रहासारख्या प्रियकृत्यांत-कशांतच तिला गोडी लागत नाहीं. कारण, शत्रुवर शक्य असेल, तर मग तो छत्रचामरादि बाह्य रोष करणे व स्त्र्यादिकांवर प्रेम करणे दोन्ही चिन्हांतही कां न मिळावा? कारण, मोक्षाला सारखींच व्यर्थ आहेत, असे पाहून माझी बुद्धि कशांतच रंगत नाहीं. देहाविषयीं माझे वैराग्य इतके तीव्र आहे, आणि प्रियकर्ता व अप्रियकर्ता यांविषयीं मी इतका उदासीन आहे कीं, एकानें माझा उजवा हात चंदनानें लेपिला व दुसऱ्यानें माझा डावा हात तासणीने तासला, तरी हे दोषेही मला सारखेच आहेत. त्याच-प्रमाणे मातीचे टेंकूळ, दगड व सोन्याची लगड हीं मी सारखींच लेखीत असून सर्व संगांपासून मुक्त असल्याने अवामकाम व मुखी होऊन राज्य करीत आहें; आणि त्रिंदं धारण करणाऱ्या सामान्य यतीपिक्षां योग्यतेने कितीतरी अधिक आहे! इतर जे मोक्षज्ञानांत निष्ठात झाले, त्यांनी मोक्षप्राप्तीसाठीं तीन प्रकारची निष्ठा सांगितली: कर्म, उपासना आणि ज्ञान; दुसरे कोणी आहेत ते कर्मला-तें कायिक असो कीं मानासिक असो—सर्वथा फांटा देऊन लोकोत्तर ज्ञानिष्ठा हात्र मोक्षो-पाय समजतात; तिसरे मोक्षशास्त्री—कर्मला गैणत्व देऊन ज्ञानाला प्राधान्य देतात; आणि चौथे कर्मला प्राधान्य देऊन ज्ञानाला गैणत्व देतात. असे हे चार पंथ आहेत. आमचे गुरु महात्मा पंचाशीख यांनी ज्ञान व कर्म यांचे समुच्चयाने व विकल्पाने होणारे हे उभयविध मार्ग सोहून मोक्षाला निराकाच एक मार्ग नयेत? मोक्षाविषयीं खरा प्रकार असा आहे काढिला आहे. त्यांचे हणणे—गृहस्थाश्रमी कीं, राज्यैश्वर्यानें त्याला कांहीं बाध येत नाहीं.

असून तो यमनियमादिकांचे पालन करील तर तो यतिच ज्ञाला; आणि त्रिंदं असूनही जर कामवासना, द्वेषबुद्धि, लोभ, अभिमान, दंभ, सन्यासीं गृहस्थांतच जमा समजावे. त्यांचे आणि याचमुळे, शत्रुवधासारख्या क्रूर कृत्यांत स्फृणणे असे आहे कीं, ज्ञानानें मिळणारा मोक्ष त्रिंदंस्फृणी बाह्य यतिचिन्हांत जर मिळणे हेतुभूत ज्ञान उभयत्रही तुल्य असूं शकेल. एकानें त्रिंदं धेणे, व दुसऱ्यानें राजदंड धेणे एवढच्यानें कांहीं विशेष होतो असे नव्हे. कारण दंड, छत्र, स्त्री, पशु, अन्न, वस्त्र इत्यादि गोष्टींचा स्वीकार मनुष्य स्वार्थदृष्टी-नेंच करीत असतो; आणि ज्याला ज्या प्रसंगीं जी गोष्ट साधक तिचा तो स्वीकार करितो. भुकेला असतां जो मनुष्य अन्न मागतो, तोच थंडीने कुडकुडतांना वस्त्र मागतो. हणजे त्यांत कांहीं विशेष ज्ञाला असे नव्हे. शिवाय बंधाला हेतु पदार्थावरील आसाक्ति असते; पदार्थांचे अल्पत्व किंवा वृत्त्व हेतु नसते. (मग काढ-दंड काय आणि स्वर्णदंड काय? एकच !) वरें, कोणी मनुष्य मूळ गृहस्थाश्रमी असतां गृहस्थाश्रम सदोष आहे असे पाहून त्यांने अन्याश्रम घेतला, तर एकाचा त्याग व दुसऱ्याचा स्वीकार या कारणानें तो संगमुक्त ज्ञाला असे मुळींच नाहीं. शिवाय, राजेपण सोहून संन्यासीं होण्याला असे सबल कारण तरी कोठे आहे? कृपेने कल्याण व अवकृपेने अकल्याण करण्यांचे सामर्थ्य जसें राजांस असते, तसेच भिक्षुकांसही (संन्याशांसही आशीर्वाद किंवा शापरूपाने) आहेच. मग संन्यासींच मुक्त व्हावे आणि राजे कां होऊन नयेत? मोक्षाविषयीं खरा प्रकार असा आहे काढिला आहे. त्यांचे हणणे—गृहस्थाश्रमी कीं, राज्यैश्वर्यानें त्याला कांहीं बाध येत नाहीं.

परमपदाचे ठिकार्णी अनन्य लक्ष्य टेवून ज्यानें आणि तू तपःशुष्क नसून अगदीं दुचटुचित ज्ञान संपादन, केलें तो त्या ज्ञानानेच सर्व दिसत आहेस. तेव्हां अशांत तू योगिनी अस-पापांपासून मुक्त होतो. भगवीं वस्त्रे घेणे, डोई शील करी असा सहजच संशय येतो. शिवाय, तू मुँडणे, त्रिवंड धरणे, कमङ्गलु घेणे हीं सर्व धरलेल्या या संन्यासदीक्षेला न शोभणारे असे वरकारीं चिन्हे आहेत. माझे मते यांचा मोक्ष वर्तनही तू केले आहेस. कारण, मी मुक्त देण्यार्थीं कांहीं संबंध नाहीं. कारण, हीं सर्व आहे कीं नाहीं हें पाहण्यासाठी तू मुद्दाम चिन्हे असूनही जर ज्ञान नेसेल तर मोक्ष येऊन माझे शरीरांत जबरीने घुसलीस व मला मिळत नाहीं, असाच जर अनुभव आहे, तर हाणून पाढण्याचा प्रयत्न चालविलास ! (स-सर्वदुःखमोक्ष करण्याचे कार्मी हीं आश्रम-न्याशाला हें कशाला पाहिजे ?) तुझ्यासारख्या चिन्हे व्यर्थ आहेत, हें उघड झाले. कदाचित वासनाधीन झालेल्या योगिनीचे हातांत त्रिवंड या चिन्हांचे आश्रयाने दुःख कमी होते, अशा हीं संन्यासाश्रमाची निशाणी असणे विसंगत समजुतीने तू यांचे ग्रहण केले असरील, तर दिसते. तुझ्या असल्या कृतीने तुजकडून तोच न्याय माझे या छत्रादिग्रहणाला कां संन्यासाश्रमाचे योग्य पालन होत नाहीं. लागू नसावा ? सत्य हें आहे कीं, दारिद्र्यांत निःसंग बनलेल्या मनुष्याने आपल्या आश्रमाला मोक्ष नाहीं, आणि श्रीमंतींत बंधन नाहीं. अनुचित कर्म न करितां आपल्या आश्रम-श्रीमंतींत काय आणि गरीबींत काय—ज्ञान धर्माचे योग्य परिपालन करणे हें त्याचे मुख्य मिळेल तरच प्राणी मुक्त होईल. यासाठी कर्तव्य आहे. पण आपल्या योगबुद्धीच्या अज्ञानी जीवांना बंधास कारण होणेर धर्म, सामर्थ्याने तू माझ्या देहामध्ये प्रवेश केला अर्थ, काप व राज्यस्वीकार यांत जरी मी आहेस, या तुझ्या परकायाप्रवेशाने तुजकडून तुला गढलेला दिसत आहे, तरी खरोखर मी कोणता दोष घडला तें ऐक. कोणत्या हेतूने (ज्ञानबलाने) निर्बंध अशा मोक्षपदालाच तू माझ्या राज्यांत व नगरांत शिरलीस ! इतकेच जडलेला आहे, हें तू पक्के समज. धनदारादि-नव्हे, तर तू माझ्या हृदयांत एकदम प्रवेश रूपाने पुरुषाला जखडून टाकणारा हा जो केलास, त्यापेक्षां तुझा-माझा याबदल असा राज्यरूप पाश तुला दिसतो आहे, तो, मोक्ष-काय पूर्वसंकेत झाला होता ? तू चारही शास्त्ररूपी सहजेवर पाजळन तीव्र केलेल्या वर्णाचे अष्टस्थानीं असणाऱ्या ब्राह्मणवर्णाची त्याग किंवा असंग एतद्रूप शस्त्राने मीं साफ स्त्री आहेस व मी क्षत्रियवर्णाचा आहें. या तोडून टाकिला आहे.

“ या प्रकारे, हे भिक्षुकि, मी राज्यावर सांगतों कीं, वर्णसंकर करण्याला प्रवृत्त होऊ असूनही मुक्त आहे. तू योगिनी आहेस असे नको. तू मोक्षप्रद संन्यासाश्रमाची दीक्षा पाहून मला तुजबद्दल प्रथम आदर वाटला; पण वेतली आहेस व मी गृहस्थाश्रमाचे परिपालन आतां मी तुला स्पष्ट सांगतों कीं, तुझे वर्तन करीत आहे. अर्थात् (माझ्या शरीरांत योगिनीपणाला शोभत नाहीं. तू अत्यंत सुकू-प्रवेश केल्यामुळे संन्यासाश्रमांतून पुनश्च मार आहेस, तुझे शरीर व रूप फारच उत्कृष्ट गृहस्थाश्रमामध्ये येण हे) आश्रमसंकराचे दुसरे प्रतीचे असून, वय तर अगदीं कोवळे आहे; भयंकर पातक तुजकडून घडले आहे. वरे, तू १ असंगश्चेण देण छित्वा (गीता.) व मी परस्पर सगोत्र आहों किंवा भिजगोत्र

आहों, याची माहिती तुला नाहीं व मलाहीं आपले पक्षाचा वरपगडा व माझे पक्षाचा नाहीं. असें असतां तू माझ्याशीं संबंध केलास; पाढाव करण्याचे बुद्धीनेच तू माझ्या या पूज्य आणि मी जर कदाचित् तुझा सगोत्र असले, सभासदांकडे असे कटाक्ष फेकीत आहेस. माझे तर हा गोत्रसंकर करण्याचा तिसरा दोष तू योगवैभव तुला असह शाळ्याने तुझे योग-केला आहेस. तसेच, तुला पाहिला नवरा सामर्थ्याला ऊत येऊन मजवर छाप बसवावी असून तो जिवंत आहे का तुला टाकून परा-अशी तुला भूल पडल्यामुळे तू आपले सत्त्व गंदा झाला आहे याची मला कांहीच दाद माझ्यांत मिसळलेस; परंतु हं तुझे करणे विष नसतां तू मला येऊन भिडलीस; परंतु तू जर व अमृत एक करण्यासारखे आहे. कारण, पूर्वविवाहित असशील तर परस्ती या नात्याने हा स्त्रीपुरुषसंबंध असा आहे कीं, स्त्री व मला अर्थात् अगम्य आहेस; आणि असें पुरुष हीं जर परस्पर सकाम असून त्यांचा असतां तू मजशीं संलग्न झालीस तर अगम्या- संयोग हर्षेविल तर तो अमृततुल्य असतो. पण गमनरूप धर्मसंकर करण्याचे चौथेही दोषास त्यांतील एक पक्ष सक्त व एक विरक्त तू कारण झालीस! आतां या ज्या अनेक असला कीं तो समागम विषतुल्यच होय. गैर गोष्टी तू केल्यास, या काय जाणूनबुजून प्रस्तुतस्थलीं तू मजविषयीं कामुक असलीस कांहीं पोटांतल्या मतलबास्तव केल्यास? का तरी मी तुजविषयीं तसा नसल्याने मजशीं अज्ञानाने केल्यास? किंवा भलतीच समजूत तुझा हा संगम हणजे विषतुल्य दुष्ट होय. पडल्यामुळे केल्यास? कीं तुला कोणी नियंता याकरितां हें संगमाचे रहस्य नीट ध्यानांत घे नसून तू केवळ स्वतंत्र आहेस? तसें असले आणि तुझ्या संन्यासाश्रमाला उचित अशा शास्त्र-तरीही तू दोषीच आहेस. कारण, 'न स्त्री धर्माचा त्याग न करितां त्याचे पालन कर. स्वातंत्र्यमहति' असें शास्त्रवचन असल्या- तू ही जी सर्व चौकशी केलीस ती-हा जनक मुळे तें उलंगून तू जर स्वरवागूं लागली अस- स्वराच मुक्त आहे कीं नाहीं हें पाहण्यासाठी शील, तर शास्त्रालंघनाचा दोष तुजकडे येऊन कपटबुद्धीने केली आहेस. आतां तू जरी ही तुझे तें सर्व ज्ञान फुकट गेले असे समज. सर्व गोष्ट आपल्याकडून किंतीही गुप्त डेविली शिवाय, मजवर जय मिळाविष्याचे इच्छेने असलीस, तरी मजपुढूं लपविष्यांत अर्थ नाहीं. तू मजवर दांडगाईने चाल करून येऊन माझ्या कारण, तें तुला साधणार नाहीं. यासाठी या सर्व सभासदांसमक्ष तू उघडपणे माझ्याशीं मी तुला सांगतों कीं, या प्रकारचे वेषां-वाद घातलास. हें तुझे करणे दुष्ट स्त्रीला शोभ- तर करून स्वतःचे कामासाठी किंवा दुसऱ्या पारे आहें. या तुझ्या करणीने तुजकडून एक कोणा राजाचे कामासाठी माझी परीक्षा पहात तिसरा मोठा दोष घडला असून, तुझे-माझे असलीस तरी माझ्याशीं तें चोरूं नको. कारण मनाचा भेळ बसावा अशी तुझी इच्छा अस- ब्राह्मण, राजा किंवा स्त्रीजातीला अनुरूप ल्यास त्या योगे तिचा विघाड मात्र झाला अशा गुणांनी युक्त असणारी स्त्री यांकडे कोणी आहे. कारण, तू जंयेच्छेचे भरात केवळ मज- केवळांहीं कपटाने जाऊं नये. गेल्यास हीं वरच पगडा बसवीत नसून, मोठमोळ्या विद्वा- तिर्थे कपटाने येणाऱ्याचा नाश करितात. सत्ता नांनीं भरलेली हीं जी माझी सर्व सभा-हिचेही हें राजांचे बल आहे; ब्रह्म हेच ब्रह्मवेत्याचे दोक्यांत तू धूळ घालूं पहात आहेस; आणि बल आहे; आणि रूप, यौवन व सौभाग्य

हेच स्थियांचे अनुत्तम बल आहे. या करितां या प्रकारचे बलाने युक्त असणारे जे राजा, ब्राह्मण व स्थिया—त्याजकडे स्वार्थ-बुद्धीने कोणास जाणे असेल तर त्याने सरळ-पणाने जावे. कारण, अशांरीं कुटिलपणा केल्यास नाशाच व्हावयाचा. याकरितां तू आपली जाति, आपले अध्ययन, आपले चरित, आपला भाव, स्वभाव व आगमन-कारण यथार्थरूपाने मला सांग.”

किंवा दुर्जेयपणाला सौक्ष्य असे म्हणतात. कोणत्याही अर्थासंबंधाने पूर्वपक्ष व सिद्धांत यांत असणाऱ्या गुणदेशांचे जे यथाभाग गणन त्याला सांख्य असे समजावे. या उपरिणित गुणदेशांचे बलाबल पाहून त्या धोरणाने आर्थीं किंवा मागून शब्दांची बोलण्याची योजना करणे याला क्रम असे वाक्यवेत्ते लोक विषयांतील कोणत्याही विशिष्ट विषया-

भीष्म सांगतात:—या प्रकारे जनक राजाने संबंधे उपन्यास केला असतां वाक्याचे अखेरीस त्या सुलभेची दुःखदायक, अयोग्य, व अस-ही गोष्ठ अशीचे अशीच आहे असे युक्तीला मंजस अशा वाक्यांनी निर्भर्त्सना केली तरीही धरून जे निश्चयपूर्वक सांगणे त्याला विनिती सुलभा डगमगली नाही. परंतु त्या रुपवती र्यथ असे म्हणतात; आणि, हे नरेद्वा, वक्त्याचे सुलभेने, राजांचे भाषण संपतांच, आपले ठारीं कोणत्याही विशिष्ट विषयासंबंधे प्रेम किंवा रुचिर रूपाहून किंवा राजाचे त्या कठोर द्वेष असतां त्या मनोविकाराच्या आधिक्याने भाषणाहून अधिक गोड असे भाषण आरंभिले. त्याला ब्रास होऊन त्याची त्या विषयाला

सुलभा ह्याणाली:—राजा, (तू पुकळ भाषण अनुकूल किंवा प्रतिकूल होणारी जी वृत्ति केलेस खरे, पण भाषण कशाला ह्याणतात तें तिलाच प्रयोजन असे म्हणतात; आणि मी तरी ऐक.) जे भाषण वाणीचे नक्त दोष व आतां वर्गिलीं सौक्ष्यादि पांचही अंगे एकाच बुद्धीचे नक्त दोष यांपासून दूर असून शिवाय कोणत्या तरी अर्थाचे पोषणार्थ एकत्र होतात, अष्टादशगुणांनी युक्त व यथार्थ असेल, आणि तेव्हां त्या पंचांगयुक्त पदसमूहास वाक्य त्यांत सौक्ष्य, सांख्य, क्रम, निर्णय व प्रयोग-असे म्हणतात; आणि जे मी आर्ता बोल-जन या पांच गोष्ठी समुच्चयांने असतील, त्या णार आहें तें अशाच प्रकारचे वाक्य असेल, भाषणाला किंवा शब्दसमुदायाला वाक्य असे तें ऐक. माझे वाक्य उपेतार्थ ह्याणजे अर्थपूर्ण, ह्याणावे आणि असलेच वाक्याला प्रामाण्य अभिनार्थ (दृष्टीने नव्हे असे एकार्थिक) व असते. आतां, व्यवहारांत येजिल्या जाणत्या न्यायानुसारी असून त्यांत विनाकारण फाजील वाक्यांत अवश्य अशा ज्या या सौक्ष्यादिक शब्द नसतील, ह्याणजे तें संक्षिप्त किंवा आटपांच गोष्ठी, त्यांचे पृथक पृथक लक्षण-पद, सर असेल; तें भक्ती ह्याणजे कोमल असेल; वाक्य, पदार्थ व वाक्यार्थ या चारही प्रकारांनी मीं तुला सांगते तें ऐक. जेव्हां पुढे आहेत. त्यांची नावे:—१ लेप, २ प्रसाद, ३ समता, ४ मार्घुर्य, ५ सुकूमरता, ६ अर्थव्यक्ति, ७ कांति, ८ उदारत्व, ९ उदात्तता, १० ओज, ११ और्जित्य, १२ प्रेयान, १३ सुशब्दता, १४ समाधि, १५ सौक्ष्य, १६ गंभीर्य, १७ विस्तर, १८ संक्षेप, १९ संमितत्व, २० भाविकत्व, २१

स्पष्ट व श्रेष्ठ असेल; त्यांतील अक्षरे गुरु किंवा किंवा ९ अभिमान या नऊ बुद्धिवोषांपैकी खर किंवा निरस नसरील; तसेच, शास्त्रपरा-एकही असणार नाहीं. कारण, राजा, कोण-इमुख असे जे लोक त्यांस माझे भाषण सुख-त्याही तच्चनिर्णयक भाषणांत वक्ता, श्रोता दायक होणार नाहीं; अर्थात् तें ग्राम्य, अशील आणि वाक्य हाणजे वचन हीं तिन्ही जेव्हां किंवा अमंगल असे असणार नाहीं; तसेच तें अनून अविकल व सिद्धांताला अनुकूल मिळतात हाणजे ज्याला पुराणादिकांत आधार नाहीं असे तेव्हांच विवक्षित अर्थाचा स्पष्ट प्रकाश किंवा असणार नाहीं; अर्थात् साधार असेल; तें धर्म-बोध होतो, एरवीं होत नाहीं. ज्या भाषणांत शास्त्र, अर्थशास्त्र किंवा कामशास्त्र यांतील सिद्धां-वक्ता हा श्रोत्याला न जुमानतां केवळ स्वतःला तांशीं विरुद्ध असणार नाहीं; किंवा गांवढळ संमत असाच अर्थ स्थापित करूं पाहतो, देशी भाषेत असणार नाहीं; (शुद्ध संस्कृत त्या भाषणांत खरा खरा उत्कृष्ट अर्थ असेल असेल.) तें न्यून हाणजे इष्टार्थप्रकाशना- तो मनांत भरत नाहीं. वरे, जेव्हे वक्ता स्वतःचा विषयीं असमर्थ किंवा अपुरें असे असणार अर्थ एक असतां तो एकीकडे ठेवून केवळ नाहीं; तें कष्टप्रद हाणजे छंद-व्याक-श्रोत्याला संतुष्ट करण्याकरितां त्याचाच मत-रणादिकांचे दोषांनी युक्त असल्याने दुर्बोध लव घेऊन बोलतो, त्या डिकाणीं वक्त्याच्या असे असणार नाहीं; त्यांतील पदे कमाला खंया अर्थावद्दल ब्रम उत्पन्न होतो. अर्थात् सोहून योजिलेली नसरील, किंवा त्यांतील असलेली भाषण सदोष म्हणावयाचे. याकरितां, कांहीं शब्द अध्याहत ठेवून तर्काने पुरे कर- हे राजा, जो वक्ता आपण व श्रोता या प्रयाचे कारण पडणार नाहीं; तसेच ते वाय-उभयतांचे अर्थाला अनुकूल असे भाषण फळ किंवा युक्तिशृण्येही असणार नाहीं. त्या कस्तो, तोच खरा वक्ता, इतर नव्हे. यास्तव, भाषणांत-१ काम, २ कोध, ३ भय, ४ राजा, आतां माझे अर्थपूर्ण असे भाषण एकाग्र लोभ, ५ दैन्य, ६ दर्प, ७ लज्जा, ८ कृष्ण चिच्चाने श्रवण कर.

गति, २२ रीती, २३ उक्ति, २४ प्रौढि. यांपैकी हे नृपाला, 'मी कोण ? ' म्हणून तूं मला बुलेचे पद्धतीप्रमाणे जो शळण (कोमळपणा) विचारिलेस, त्याचें उत्तर ऐक. ज्याप्रमाणे गुण त्यांत वरील चोविसांपैकी १ शेप, २ साम्य, ३ काति, ४ ओज, ५ और्जित्य, ६ औदार्य, ७ उदकबिंदु हीं परस्पर चिकटून असतात, त्याच-रीति व ८ गति या आठांचा अंतर्भाव होतो. प्रमाणे प्राण्याचेही उत्पत्तीचा प्रकार आहे. उपेतार्थत्व हींच वरील अर्थव्यक्ति; अभिनार्थत्व हाणजे शब्द, स्पर्श, रस, रूप व गंध हे पंच-द्वितीय व त्यांचीं ग्राहक अशीं पंचज्ञानेद्वितीय विषय व त्यांचीं ग्राहक अशीं हीं खरे पाहतां एकमेकांपासून पृथक् पृथक् करणांत वरील चोविस गुणांचा अंतभाव समजावा. १ अनुतांचे उदाहरण टीकाकाराने 'मेषदूत काव्य' चिकटून आहेत. यांपैकीं कोणालाही पृथक् हे दिले आहे. कारण, तें केवळ कलिपत आहे. त्याला पुराण दगैरेंचा आधार नाहीं.

२ संस्कृत नाटकांत वहुधा क्रियांचे तोडा देशी किंवा प्राकृत भाषा असते, परंतु सुलभा म्हणते, मी नाहीं हे खास समजावे. कारण, ती जड जी आहें तरी शुद्ध संस्कृतच बोकेन, आहेत; आणि ज्याप्रमाणे लाख व लांकूड हीं

पृथक् असतांही मुलाचे लांकडी खेळण्यांत साहावांचून पाहतां येत नाहीं. कारण, कोण-संयुक्त झालीं आहेत, त्याचप्रमाणे प्राणी हे त्याही गोष्टीचिं दर्शन होण्यास वस्तूचे रूप, चित् व अचित् झाणजे चिदात्मा आणि जड नेत्र व प्रकाश या तीन गोष्टी हेतुभत अस-जीं देह व इंद्रिये त्यांचे मिलाफाऱे उभे झाले तात. जो हा प्रकार नेत्रांचा झाला, तोच आहेत; आणि म्हणून तू मला 'तू कोण' असा इतर इंद्रिये व त्यांचे ज्ञेय विषय व त्यांचे जो प्रश्न केलास, तो जर मद्दत चिंदशाला प्रकाशक यांसंबंधे आहे; आणि कोणी उद्देशून असेल, तर जो चिंदंश तुइयांत तोच झाणेल कीं, सूर्यप्रकाश आहे व चक्षु नाहीं माझ्यांत आहे; मग त्यासंबंधे मला निराळी तरी वस्तूचे ज्ञान अशक्यच आहे, मग यांत माहिती काय विचारितोस? तो दोघांतही चक्षुचंच उणेण कां सांगवे? सूर्यांचेही वाडमनोतीतच आहे. त्यांचे वर्णन कोणी तसेच आंह! तर त्यांचे उत्तर असे आहे सांगवे? बरे, जर हा प्रश्न दंहेंद्रियांना उद्द-कीं, चक्षुला स्वतःपुरें सामर्थ्य आहेस जे शून केला असशील, तर एक तर तीं जड वाटते तं तरी पुरापूर त्यांचे कोंते आहे? असल्याने उत्तर देण्यास असमर्थ आहेत; चक्षुचे ज्ञान किंवा प्रकाश व त्यांचे ज्ञेय व दुसरे—तीं तुइयांत आहेत तशीच माझ्यांत झाणजे रूप हा विषय यांची सांगड घालणारे आहेत; मग त्यांसंबंधे निराळे काय समजा-मन म्हणून तिसरेच एक कांहीं आहे. तं वयाचे उरले? बरे. या जड-चेतनांच्या समु-साध्य नसेल तर नुसता चक्षुःप्रकाश व रूप दायाला किंवा संधाताला हा तुझा प्रश्न असेल, हीं एकत्र येऊनही कांहीं कल होणार नाहीं. तर तुइयांतही हाच संधात आहे; मग माझ्यांत एनावता हीं इंद्रिये इतकीं लंगडीं आहेत हे निराळे उत्तर तें काय असणार? नेत्रादि उघड झाले. आतां, हे जे मन द्याणून सांगी-जीं इंद्रिये त्यांना—तीं पृथक् समजा कीं तले त्याला बाह्य प्रकाशाची अपेक्षा नसते. एकत्र समजा—अचेतनत्वामुळे स्वतःचेही कारण, डोळे मि ले तरी त्याचा व्यापार ज्ञान नाहीं व परक्याचेही नाहीं. यास उदाह-चालतो. यास्तव तें स्वयंप्रकाश आहे असेण—डोळ्यांसच आपले डोळेण माहीत नाहीं कोणी म्हणेल तर तसे मात्र नाहीं. याला किंवा स्वतःला पाहतां येत नाहीं. कानांचीही दखील घट पाहणे तर चक्षुची अपेक्षा लागतीच अवस्था आहे. शिवाय या इंद्रियांना तेच. शिवाय, या मनापुढे कोणती गोष्ट आली आपली नेमलेली कामगिरी सोडून दुसऱ्या असतां—ती खरी कीं खोटी अशा प्रकारच्या कोणाची कामगिरी करितां येत नाहीं, अशीं दोन बाजू या मनापुढे उभ्या राहून तें नेहमी हीं एकमार्गी आहेत. बरे, हीं सर्व जलमृतिके-बुवक्यांत पडत असते; आणि बुद्धि नांवाचा प्रमाणे एकत्र झालीं, तरी त्या संयोगानेही जो एक बारावा गुण आहे त्याची त्या संक्ष्यांना कांहीं अधिक ज्ञान येत नाहीं; इतकेच टांत त्याला अपेक्षा लागते. मग ही नष्टे, तर त्या इंद्रियांना आपापली नेमकीं बुद्धि पूर्वी मनाला ज्या ज्ञेय गोष्टीबदल संशय कामगिरी बजावणे तें देखील बाह्य विषयांचे पडला असेल त्याचा उलगडा करून निश्चय साहावांचून साधत नाहीं, इतकीं तीं पंग ठरविते. बरे, हीं बारावी जीं बुद्धि हीं तरी आहेत. करीं तीं एक—डोळ्यांस एवादी १ पंचभूते, पंच इंद्रिये, मन हीं अकरा व वस्तु पाहणे तर नाही. जो सूर्यप्रकाश त्याचे बुद्धि बारावी.

स्वतंत्र हणावी, तर तसेही नाही. तिचे जीवाच्या सदसद्ग्रासनाचे योगानेच त्याला टिकाणी सन्त्व नामक एक दुसराच तेरावा कृतेवेतादिकरूप व्हावें लागें, हणून यालाच गुण आहे; (त्याचे बलावर ती असते.) व काल असें म्हटले आहे. या विसाव्या कालामुळेच या सन्त्वाचे प्रमाणावरूनच अमुक प्राणी महा-प्राण्यांना जन्ममृत्यु प्राप्त होतो. या विसांचा सन्त्व आहे, अमुक अल्पसन्त्व आहे, असें अनु-एक मिलाफ, व त्याशिवाय पंचमहामूर्ते, आणि मान केले जाते. या सन्त्वाचेही मार्गे अहंकार सद्ग्राव व असद्ग्राव हे वस्तुप्रकाशक दोन गुण नांवाचा चौदावा गुण आहे. अर्थात् सन्त्वही मिळून एकंदर सत्तावीस होतात. या सत्ता-स्वयंप्रकाश नाही. या गुणामुळेच मनुष्य ' हा विसांशिवाय विधि (वासनेला बीजभूत असे माझा आहे, तो माझा नव्हे. ' असें मानीत धर्मार्थम), शुक्र (वासनेला जागृत करणारा असतो. परंतु हा अहंकारही स्वप्रकाश नाही. संस्कार) व बल (वासनेच्या विषयप्राप्तर्थ कारण, राजा, याचे पलीकडे वासना म्हणून यन्हा) हे तीन गुण मिळून एकंदर तीस एक पंधरावा गुण आहे. श्रुतीमध्ये (१ प्राण, संख्या या गुणांची सांगितली आहे. हे तीसही २ श्रद्धा, ३ खं, ४ वायु, ५ ज्योति, ६ गुण ज्यांत संघातिरूपानें असतात, त्याला आप, ७ पृथ्वी, ८ इंद्रिय, ९ मन, १० अन्न, शरीर असें ह्याणतात. या तीस तन्हांचे मूळ ११ वीर्य, १२ तप, १३ मंत्र, १४ कर्म, कारण अव्यक्त प्रकृति ही आहे, असें कपिलानु-११ लोक, १६ नाम या प्रकारच्या) सोळा याची निरीश्वर संख्य ह्याणतात. बरे, स्थूल-कलांनी युक्त असें हें जगत् वर्णिले आहे. दर्शी जे चावाकि ते चार प्रकारचे व्यक्त पर-या सोळाही पृथक कलांना एकत्र करून माणूना यांचे कारण ह्याणतात. कणादानुयायी त्यांचे बनविलेले हे जगत् ही वासनाच अहं-आहेत ते व्यक्त परमाणु व अव्यक्त असे काल, काराचे टिकाणी निर्माण करिते. परंतु ही अटष्ट व ईश्वर याप्रमाणे व्यक्ताव्यक्त असें वासनाही स्वप्रकाश नाहीच. कारण, या वास-उभयात्मक कारण समजतात. कोणी माया व नेलाही उपादानभूत असा त्रिगुणसंधात-ईश्वर आणि जीव व अविद्या अशा चौहोना रूप अविद्या नामक सोळावा गुण आहे. यांचे कारण मानितात. हे मतभेद कसेही ही अविद्याच या जगदूपी वृक्षाला बीज-असले तरी, खेर अध्यात्मचिंतक आहेत ते स्थार्नी आहे. या अविद्यालाच धरून ' प्रकृतीला ' या गुणांचे कारण समजतात. प्रकृति आणि व्यक्त किंवा माया आणि ही अव्यक्त प्रकृतिच या तीस गुणांच्या रूपानें प्रकाश असे दोन गुण-सतरावा व अठरावा-व्यक्त होते: आणि, हे राजा, मी, तू व इतर राहतात: पण यांपकीं एकही स्वप्रकाश नाहीच. सर्व शरीरी हे सर्वेही या प्रकृतीमुळेच आहोत. या अठरांपलीकडे-सुख-दुःख, जरा-मृत्यु, यास्तव, तू कोण? असा प्रश्न मला तू करणे लाभ-हानि, प्रिय-अप्रिय अशा प्रकारच्या न्याय्य नाही! कारण, तू तीच मी व सर्व द्वंद्वाचा योग हा एकोणिसावा गुण आहे. हा शरीरीही तेच असा प्रकार आहे ! प्रकृतिकार्यरूप असल्याने अर्थात् त्वं स्वप्रकाश असा; हे राजा, गर्भातील बिंदुनिषेकापासून नाही. या एकोणिसाव्यापलीकडे ' काल ' सर्व प्राण्यांच्या ज्या अवस्था होतात, त्यांची नांवाचा एक विसावा गुण आहे. हा काल संप्राप्ति-प्रथम खाली टिकाणी पुरुषाचा रेतोबिंदु ह्याणजे अविद्योपापि जीवच होय; आणि या सिंहासनाच त्याला तिचे शोणित मिळून

त्यापासून होते. प्रथम या शुक्रशोणितांचे मिश्रण शरीराचे अवस्थांतरांचे संबंधानें होत असतो. होऊन जो एकजीव पदार्थ बनतो, त्याला कलल अर्थात्, गेल्या क्षणीं जो देह होता तो या क्षणी असें म्हणतात. या कललापासून कांहीं कालानें नाहीं व या क्षणाचा पुढील क्षणीं उरत नाहीं. बुद्ध भृणजे एक बुडबुडा बनतो. तो बुडबुडा (मग तूं कोण, हा प्रभ करणे वेडगळ नव्हे विस्तार पावून त्यापासून पेशी (गर्भकोश) काय ?) सारांश, भरधाव पळणाऱ्या शर्यतयार होतो. त्या गर्भकोशातून अंगें निर्माण तीचे घोड्याप्रमाणे जर यावत् लोकांचे शरीर होतात. मग अंगांपासून पुढे नव, रोम इत्यादि सर्वथा अस्थिर आहे, तर कोण कोटून रुढ होतात. याप्रमाणे नऊ महिनेपर्यंत वाढ पूर्ण आला? किंवा कोटून आला नाहीं? अमुक वस्तु होतांच जंतु जन्म पावतो. (उदरावाहेर येतो.) कोणाची आहे ? किंवा कोणाची नाहीं ? हें जन्म झाला झूणजे त्याला रूप व नाम हीं अमुक कोटून आले ? अथवा आले नाहीं ? प्राप्त होतात; व त्याचे देहावर ज्या प्रकारची इत्यादि प्रभ केवळ असमंजस होत. फार काय, खूण असेल त्याप्रमाणे त्याला स्वीवर्गात किंवा परंतु सर्व प्राणी ज्या शरीराला आपणच असे पुरुषवर्गात गणू लागतात. जन्मतांच कोणाची समजतात, त्या शरीराचे अवयवांचा आणि प्राण्यांचे रूप पाहिले असतां त्याचीं नर्वे व त्यांचा संबंध तरी कसला आहे ! सूर्य व सूर्य-बेटे लाल दिसतात, परंतु हें रूप पुढे थोड्याच काळानें दिसेनासे होऊन त्याला कुमारावस्था काढू दिली असेल त्याचा व गारगोटी किंवा देन मंथन-काढू वैटे; कौमारापुढे येवन येतें; आणि यौवन गेल्यावर वार्ष्ण्य येतें. अशा कमानें प्राण्याची सारखी अवस्थांतरे होत राहतात आणि प्रत्येक पुढील अवस्थेत तत्परीचे रूप नाहींसे होत जातें. सारांश, रूपादिभेदानें परिणत होणाऱ्या शरीराच्या ज्या वटक कला सांगितल्या, त्यांचा सर्वही भूतांच्या शरीरांत क्षणोक्षणीं पालट होत जातो. मात्र तो अत्यंत सूक्ष्म असल्याने लक्षांत येत नाहीं. राजा, या शरीराच्या एका अवस्थेचा लय व दुसऱ्या अवस्थेची उत्पत्ति हा प्रकार दीपज्योतीच्या गतीप्रमाणेच अगम्य—चोरटा आहे. कारण, विचार करून पाहील त्याला स्पष्ट असें समजेल कीं, प्रत्येक दीपज्योतींत प्रतिक्षणी तेलाचे कांहीं परिमाण ज्योतिरूपास येऊन नाहींतसे होत असतात; व त्याचे जागीं नवीन चढत असतात. अर्थात् ज्योतीचे अंतर्गत सारखा केरवदल होत असतो. परंतु स्थूल वृद्धीला हें जासुं ध्यानात येत नाहीं, तसाच प्रकार या

शरीराचे अवस्थांतरांचे संबंधानें होत असतो. अर्थात्, गेल्या क्षणीं जो देह होता तो या क्षणी असें म्हणतात. या कललापासून कांहीं कालानें नाहीं व या क्षणाचा पुढील क्षणीं उरत नाहीं. बुद्ध भृणजे एक बुडबुडा बनतो. तो बुडबुडा (मग तूं कोण, हा प्रभ करणे वेडगळ नव्हे विस्तार पावून त्यापासून पेशी (गर्भकोश) काय ?) सारांश, भरधाव पळणाऱ्या शर्यतयार होतो. त्या गर्भकोशातून अंगें निर्माण तीचे घोड्याप्रमाणे जर यावत् लोकांचे शरीर होतात. मग अंगांपासून पुढे नव, रोम इत्यादि सर्वथा अस्थिर आहे, तर कोण कोटून रुढ होतात. याप्रमाणे नऊ महिनेपर्यंत वाढ पूर्ण आला? किंवा कोटून आला नाहीं? अमुक वस्तु होतांच जंतु जन्म पावतो. (उदरावाहेर येतो.) कोणाची आहे ? किंवा कोणाची नाहीं ? हें जन्म झाला झूणजे त्याला रूप व नाम हीं अमुक कोटून आले ? अथवा आले नाहीं ? प्राप्त होतात; व त्याचे देहावर ज्या प्रकारची इत्यादि प्रभ केवळ असमंजस होत. फार काय, खूण असेल त्याप्रमाणे त्याला स्वीवर्गात किंवा परंतु सर्व प्राणी ज्या शरीराला आपणच असे पुरुषवर्गात गणू लागतात. जन्मतांच कोणाची समजतात, त्या शरीराचे अवयवांचा आणि प्राण्यांचे रूप पाहिले असतां त्याचीं नर्वे व त्यांचा संबंध तरी कसला आहे ! सूर्य व सूर्य-बेटे लाल दिसतात, परंतु हें रूप पुढे थोड्याच काळानें दिसेनासे होऊन त्याला कुमारावस्था काढू दिली असेल त्याचा व गारगोटी किंवा देन मंथन-काढू वैटे; कौमारापुढे येवन येतें; आणि यौवन गेल्यावर वार्ष्ण्य येतें. अशा कमानें प्राण्याची सारखी अवस्थांतरे होत राहतात आणि प्रत्येक पुढील अवस्थेत तत्परीचे रूप नाहींसे होत जातें. सारांश, रूपादिभेदानें परिणत होणाऱ्या शरीराच्या ज्या वटक कला सांगितल्या, त्यांचा सर्वही भूतांच्या शरीरांत क्षणोक्षणीं पालट होत जातो. मात्र तो अत्यंत सूक्ष्म असल्याने लक्षांत येत नाहीं. राजा, या शरीराच्या एका अवस्थेचा लय व दुसऱ्या अवस्थेची उत्पत्ति हा प्रकार दीपज्योतीच्या गतीप्रमाणेच अगम्य—चोरटा आहे. कारण, विचार करून पाहील त्याला स्पष्ट असें समजेल कीं, प्रत्येक दीपज्योतींत प्रतिक्षणी तेलाचे कांहीं परिमाण ज्योतिरूपास येऊन नाहींतसे होत असतात; व त्याचे जागीं नवीन चढत असतात. अर्थात् ज्योतीचे अंतर्गत सारखा केरवदल होत असतो. परंतु स्थूल वृद्धीला हें जासुं ध्यानात येत नाहीं, तसाच प्रकार या

किंवा मध्यस्थ, आणि विजय, संघि अथवा विग्रह इत्यादि संबंधांत भिन्न भिन्न भावेनें वागतो, त्याचे उकाणीं मुक्तांचे लक्षण कोणतेहें म्हणन समजावें ! कोणत्याही प्रकारचे कर्म

असो, त्यांत सौत प्रकारांनी व्यक्त होणाऱ्या असून एवढचा अफाट पृथ्वीपैकी काय तो एका धर्म, अर्थ, काम या त्रयीचा संबंध असावया- नगरांतच राहतो. नगरांत तरी तो सर्वेभर चाच, हें ज्यास ओळखत नाहीं व जो या असूं शकतो काय? त्या नगरापैकी राजवाडा त्रिवर्गाची आसकि ठेवितो, अशाचे ठिकाणी म्हणून जें एक घर असते तेवढ्यांतच त्याची मुक्ताचें लक्षण तें कोणते! ज्याची दृष्टि प्रिय वस्ती! तें घर तरी सारें तो व्यापीत व अप्रिय आणि बलवान् व दुर्बल यांचे ठिकाणी नसून त्यांतील निजावयाची एक खोली असते समानच असत नाहीं, त्याचे ठिकाणी मुक्ताचें तीत तो रात्री पडतो. खोलीची तरी सर्व जागा लक्षण तें कोणते ओळखावे! याप्रमाणे, राजा, त्याची नसून तीत घातलेल्या एका पलंगवर तो तूं मोक्षाचे ठिकाणी खरा संलग्न नसूनही भी पडतो. पण तो पलंगही पुरापूर त्याचे वांद्यास मुक्त असा तुला अभिमान झाला आहे, त्या येत नाहीं; त्याची अर्थांगी झणविणारी स्त्री अर्थी हा वृथाभिमान तुझे हिताचिंतकांनी तुज- त्या पलंगपैकी अर्धी जागा अगोदरच अडवून पासून झाडला पाहिजे. कारण, पथ्य न कर- ठेविते. यावरून तूं पहा कीं, सर्व पृथ्वी माशी णाऱ्या रोगाला औषध देण्यांत तरी काय माझी झणून कवटाळणाऱ्याला फलत: त्या फायदा! हे असिर्मद्दना, मुक्ताचें लक्षण दूसरे पृथ्वीचा केवढासा अंश भोगवयास सांपडतो! तें काय असावयाचे!—व्यवहारांत स्त्रीपुत्रादिकै मग फाजील हांव धरणे हें मूर्खपण नव्हे काय? जीं मनाचीं चिकटून राहण्याची स्थाने आहेत, पृथ्वीप्रमाणेच भोजन, आच्छादन व उपभोग त्या सवाचा नीट विचार करून तीं सर्व आपण यांसंबंधी वस्तुशीही त्याचा संबंध कार मर्यादा-आपले अंतरात्म्याचे ठिकाणीच पाहण्यास दितच असतो. शिवाय या उपभोगाच्या वस्तु, शिकावे म्हणजे झालें. तूं मोक्षासक्तीचा चाणा त्याचप्रमाणे कोणावर नियम हिंवा अनुग्रह वाळ्यितोस, तथापि या स्त्रीपुत्रांशिवायही करणे या कामीही राजा परतंत्र असून, त्याला आणखी चार सूक्ष्म अशी तुझे आसक्तीची अल्पांतच तस रहावें लागेत. इकडे राजकार-स्थाने आहेत, तीं मी सांगून ढेते, एक. (या जांतील संघी, विश्रह इत्यादि उपाय योज-स्थानांचा संबंध शयन, उपभोग, भोजन यांचे कामी-फार काय, स्वतः स्त्रीसंग, व आच्छादन या तुझ्या चार व्यवहारांशी विहार, किंवा कीडा करणे असलें तरी त्या कामीं आहे. तूं मला विचारलेस कीं, ‘तुला माझे देवील राजा सर्वदा परतंत्र असतो. कोणतीही राज्यांत कोणी येऊ दिले? हा तुझा प्रभ अस-सळामसलत करणे तरी मंत्रिमंडलाकडे पहावे मंजस नव्हे काय? पहा वरे—) जो राजा लागत असल्याने राजाला स्वतंत्रता म्हणून आपणास सोर्वभौम म्हणून सर्व पृथ्वींच एक नाहीं. कोणी म्हणेल कीं, आज्ञा करण्याचे उत्त्री राज्य करीत असतो, तो एकच एक प्राणी कामीं तरी राजा पूर्ण स्वतंत्र आहे कीं नाहीं?

१ धर्म, २ अर्थ, ३ काम, ४ धर्मार्थ, ५ धर्म काम, ६ अर्थकाम, ७ धर्मार्थकाम, याप्रमाणे हे माहीत पदस्थाशिवाय होत नाहीं हे प्रसिद्धच आहे. तीन एकत्र व विभक्त वरित्य ने सात प्रकार होतात.

८ राजाराणीची भेट अतः पुण्यवरील चाकरांना यापेशां गरिवाला स्वतंत्र अधिक!

९ स्त्रीपुत्रादिक ही ज्या आत्मासाठी प्रिय येथे मुंबईपाठ ‘तत्रास्थेकाऽस्वतंत्रता’ असा होतात, तो आत्मा सर्वांहून प्रिय असलाच पाहिजे, आहे; व बंगाली पाठ ‘तत्रास्थेका स्वतंत्रता’ असा आहे. आम्ही बंगाली पाठ स्त्रीकारिका आहे,

पण तेथे तरी स्वातंत्र्य कसले ? तोडांतून अक्षर एका घटकेत त्याचें मस्तक फिरून जाऊन काढण्यापुरते क्रुदाचित् असले तरी त्या ‘नको हैं राज्य !’ असा त्याला वैताग उत्पन्न आज्ञीच्या बजावणीची कार्मी तो प्रतिक्षणी परतंत्र होतो. कोणी बरेचसे शहाणे, शुर किंवा असून नोकरचाकर करतील तसेच वेळेवळी संपन्न लोक एकत्र जुळले कीं (हे आपल्या-शक्त त्याला पतकरावें लागते ! फार काय विसृद्ध कट नाहीं ना करीत ! ह्याणून) राजा सांगावें ? राजानें झोंप घ्यावयाचे मनांत शंका वेऊं लागतो ! कधीं कधीं ही त्याची अणिले तरी त्याला तें हुकमी साधत नाहीं. शंका इतकी वाढते कीं, त्याचे नित्याचे नोकर-कारण, कामकाजासंबंधे अनेक अर्जदार पण त्यांसंबंधी देखील नुसते भय त्याला लोक भेटीसाठी बसलेले असतात, त्यांच्या त्रास देत असते. इतके असून मीं आतां सांगिभेटी घेऊन त्यांना वाटेस लावील तेव्हां राजा तलेले हे लोक त्याला दोष देन्य असतात व निजावयास जाईल. वरें, लोकांचे परवायीने त्यांसही त्याचे कशा प्रकारचे भय बाळगावें एकदा विछान्यावर पडला नेथे तरी स्वातंत्र्य लागते, तें लक्षांत घे.

आहे का? पहांटे नंदिजन हांकामारू लागले कीं. आतां, जनका, दुसऱ्या दृष्टीने पाहिले परतंत्रासारखे उठावेच लागते ! सर्व दिवसभर असतां (राजा राजा तो काय ?) जो तो तरी ‘हां सरकार, स्नान करा, याला हात आपआपल्या वरचा राजाच असतो व आपले लावा, हें पाणी प्या, हें खां, अर्धीत आहुतिया, वर्धी यजमानच असतो; आणि राजाप्रमाणेच अग्रीचं यजन करा, आतां बोला, आता ऐका.’ तोही आपल्या राज्यांत (घरांत) शासन असल्या गोर्टींत देखील त्याला त्याचे नोकर व कुपा करण्यास समर्थ असतो. राजालोक परतंत्राप्रमाणे वागवीत असतात. आला प्रमाणेच प्रवेक्षकाजवळ स्वी, पुत्र, आत्मा, तो वेळ याचक लोक गांठ घेऊन घेऊन त्यापाशीं कोश, मित्र व वस्तुसंग्रह हीं असतातच; आणि दव्ययाचा करीत असतात; पण त्याचा आधि-या गोर्टींचा संग्रह राजा ज्या हेतूने करितो कार केवळ प्रजेच्या वित्ताचे रक्षण करणे त्याच हेतूने प्रवेक्जण करीत असल्याने इतक्यापुरताच असल्याने. याचकांत कोणी सामान्य लोकांत व राजांत अंतर कांहीच महामान्य असून त्यांना द्रव्य यावे अस मनांत नसते. खेरीज, देशाचा नाश शाळा, अमुक आले तरी देण्याचा हिंग्या होत नाहीं. शिवाय नगराला आग लागली, स्वरीचा हत्ती भेला, देण्याचा देईल तर कोश रिता पडतो, न देईल असल्या शुक गोर्टीचिदल सामान्य लोकांतर तो अदत्त ह्याणून लोक त्याचे वैरी बनतात. प्रमाणेच राजाही अज्ञानाने दुःख मानितो; अशा कारणांनी त्याला असे क्षेत्र होतात कीं, इच्छा, द्वेष, भय इत्यादि मानसिक^१ दुःखां पासूनही तो मुक्त नसतो; माथेशूल इत्यादि

१ मराठेशाहींतही पूर्वीं दरबारचे काम रात्रे रोगांची दांडगाई त्यावर चातूच असते; मुख-पर्यंत चालत असे. पुराणकालींही बहुधा तसेच दुःखादि द्वेषद्वे त्यावर हल्ले करीतच असतात; असतो असें दिसते.

२ या अतिशयेकी नव्हेत. पानावर वरेल असतां, अमुक पदार्थ आतां प्यावयाचा, असें मुच्च-विष्याकरितां मुहाम मनुष्य नेमणारे राजे कोणाचे मुळे अशा राज्याचा उपभोग घेत असतां पाहण्यात आले असतीकूच ! राज्याला शत्रु असंख्य व अनेक प्रकारचे असल्या-रात्रीच्या रात्री त्याला विवंत्रनेत कंठाव्या लाग-

तात. एतावता, राज्य हें अल्पसुखानें व बहु-तेव्हां एकव्यानेच 'मी राजा' हा गर्व करण्यादुःखानें युक्त असल्यानें असार आहे. त्याची जोगे काय आहे ?) राजसत्ता नसेल तर चमक तृणाशीप्रमाणे अल्पकाल टिकणारी आहे. धर्मसंरक्षण कसें व्हावें ? आणि धर्मच नाहींसा किंवद्दुना पाण्यावरील फेस किंवा बुडबुडा शाल्यावर मोक्ष तरी कोटून ? या भूतलावर याप्रमाणे तें असार व क्षणिक आहे. तस्मात् राजा व राज्य या उभयतांनाही पावन कर-असल्या राज्याला कोणी पतकरावें, व पतक-जारा असा परमश्रेष्ठ धर्म हा आहे; आणि त्या रून तरी शांति कसली मिळणार ! ह्याणनच धर्माचें जर कोणी राजा योग्य पालन करील, हें नगर, हें राज्य, हें सैन्य, हें भांडार, हे तर ज्यांत सर्व पृथ्वी दक्षिण म्हणून दिली जाते अमात्य-ज्यांना तू माझे माझे ह्यणत आहेस, त्या अश्वेधाचें फल त्या राजाला मिळेल; हीं कोणाचीं याचा नीट विचार कर. यतीचे परंतु हें घडतें कोठे !

त्रिदंड ज्याप्रमाणे एकमेकांचे आश्रयानें अस- असो; राजा, याप्रमाणे राजाचीं उचित तात, त्याप्रमाणे राज्य हें मित्र, अमात्य, नगर, कर्तव्ये व दुःखे यांचीं शेकडों नव्हे हजारों राष्ट्र, दंड, कोश व राजा या सातांचे परस्परा-उदाहरणे मी देऊ शकेन. तुझ्यारीं लगट श्रयावर उमें असल्यानें त्रिदंडाची व राज्याची करून मीं अनेक संकर केले ह्याणून तू मला दोष अवस्था एकच झाली ! कोणी कोणापेक्षां दिलास, परंतु मी पहिला देह सोडून हा गुणानें अधिक म्हणतां येणार नाहीं ! दुसरा देह घेतला,-अर्थात्, माझे देहावर समयविशेषीं या अंगापैकीं एखादा विशिष्ट देखील माझी कायमची आसक्ति नाहीं; मग अंगानें विशिष्ट कार्य सिद्ध होत असलें म्हणजे मी परकयाचे देहारीं इतकीं लगट कशाला तेवढचा वेळेपुरते त्या अंगाचे महत्त्व मानिलें करूं ? तेव्हां तू मला जो दोष दिलास तो जातें इतकेच. राजा, हीं सात अंगे व त्यां-अयोग्य आहे. वरै, तू आपला गुरु पंचशिस शिवाय वृद्धि, क्षय व स्थान हीं नीतिशास्त्रोक्त यांपासुन उपाय, उपनिषद्दै, उपासनें व तीन अंगे, याप्रमाणे दहा अंगे मिळून राज्य निश्चय यांसह सर्व मोक्षधर्म शिकलास, त्या अर्धी होतें; आणि हीं दहाही अंगे राजाप्रमाणेच सर्व पाश तोडून तू निःसंग झाला. असला स्वतः राज्याचा उपमोग घेत असतात. जो पाहिजेस. मग या छत्रादिक विशिष्ट राजचिन्हां-राजा उत्साहसंपन्न असून खन्या क्षात्रधर्मानें बदल तुझी आसक्ति कां असावी ? मला चालणारा असेल, त्यानें प्रजाजनांचे मिळक-तर वाढतें कीं, तू गुरुजवळून शास्त्र ऐकलेस तें तीचा दहावा अंश करूपानें घेऊन संतोष न एकल्यासारखेच आहे; किंवा तू खंरे ऐकले मानावा. कांहीं राजे तर दशांशाहूनही कमीवर नसतां केवळ दंभाने शास्त्र ऐकले असे ह्याण-संतुष्ट असतात. सर्व ऐश्वर्य एकाच मोगूं तोस; किंवा शास्त्रासारखे भासणारें असे तिस-शकेल असा राजा असणार नाहीं. त्यासारखे रेण कांहीं तरी तुश्या कानावरून गेले असावें! इतर राजेही असणारच. राजावांचून राज्यही तू जर खोरोखर अद्वैतशास्त्र जाणत असशील, सांपडणार नाही. (अर्थात् या अवाढव्य तर या नामसूपात्मक जगतांती नाम ह्यणजे पृथ्वीत अनेक राजे व अनेक राज्ये असणार. केवळ वाचारभंण होय, यांत खरे कांहीं नाहीं, हें

? काळीप्रसन्नसिंहांना या तीन अंगांची नावे— १ निदिद्यासनादि; २ अवणमनन; ३ ध्यान ४ प्रभाव, २ उत्ताह, ३ मंत्रशक्ति अर्दी दिली आहेस, व त्याची यमादिक अंगे; ४ ब्रह्मात्मैकत्वानुभव.

तुला ठाऊक असले पाहिजे; आणि हे असूनही पोंचट होते, असे म्हटले पाहिजे. एवंच, ज्या पक्षीं तू राजा, अधिकार इत्यादि लोकिकी तू. भिकूच्या नांदीं लागून खऱ्या गृहस्था-संज्ञाना चिकटून राहिला आहेस, व अंतः-प्रमालाही मुकठास आणि मोक्ष तर उघडच पुरांतील स्थिया व त्यांचीं स्पर्शसुखे यांचे दुष्प्राप्य,—तो तुला मिळालाच नाही ! ठिकाणी रत आहेस, त्या अर्धीं तुला तच्च-ज्ञान झाले नसून तू यःकश्चित् मनुष्याप्रमाणेच तेव्हां केवळ मोक्षाच्या बाता बोलत तू दोहो वासनाबद्ध आहेस ! मी माझ्या सत्त्वाने तुझे असशील, तर माझेसंबंधाने तुझे ठिकाणी ठिकाणी प्रवेश केला झागून तू ओरडतोस; वर्णसंकर कसा व्हावा ? कारण, एका मुक्ताचा परंतु तू खरोखरच जर सर्वथा मुक्त असशील दुसऱ्याशीं संबंध ज्ञाल्याने किंवा प्रकृति आणि तर माझे करणीने तुला अपकार तो काय पुरुष यांचा म्हणजे भावस्तुप आत्मा किंवा तुच्छ-होणार ! यर्तीनीं शून्यस्थानीं वास करावा रूप प्रकृति यांचा संयोग होण्याने वर्णसंकर असा शास्त्रनियम आहे, व त्याप्रमाणे तुझ्या ज्ञान-होत नसतो. मग वर्णसंकर कोटे होतो हाण-शून्य हृदयांत जर मीं कांहीं वेळ वस्ती केली शील, तर पुरुष व प्रकृति यांचा विवेक न तर मीं कोणाचा काय अपराध केला ! बरे, हे कळल्यामुळे जे देह व आत्मा एकच समजून नेरेद्वा, मीं तुला आपले हात, बाहु, चरण, निरनिराळ्या वर्णाश्रमधर्मबद्दल पृथक्त्वाने मांड्या किंवा शरीराचे इतर कोणतेही अवयव अभिमान बाळगितात अशांनाच या वर्णसंक-यांनीं कांहीं स्पर्श केला नाही. शिवाय, तुझ्या-राची चाधा आहे. परंतु आत्म्याव्यतिरिक्त माझ्यांत बरीवाईट कांहीं जरी गोष्ट घडली अन्य कांहींच नाहीं अशी ज्याची माझ्या-असली, तरी तुझेसारख्या उच्चकुलोत्पन्न, मर्यादा-प्रमाणे तुद्विं ठरली, त्याला दुसरी वस्तुच शील व दीर्घदर्शी राजाने ती या संभेषुद्दे उघड नाहीं; मग संकर कसा व्हावा ? आपले हातांत बोलून दाखवावी हे योग्य नव्हे. हे संभेतील भांडे असते, त्या भांड्यांत दूध असून त्या सर्वही ब्राह्मण श्रेष्ठ आहेत व तुला गुरुप्रमाणे दुधांत माशी पडली तर आश्रित व आश्रय या मान्य आहेत व त्यांचा राजा असल्याने तूंही दृष्टीने दूध, भांडे व मक्षिका हीं एकच आहेत, त्यांना मान्य आहेस. याप्रमाणे हा मान्य-तरी दुसऱ्या दृष्टीने ती केवळ वेगळीं आहेत. तेचा प्रकार परम्पर आहे; ही गोष्ट ध्यानीं कारण, भांड्यांत दुधाचा गुण नाहीं व दुधांत चेऊन, कोणती मोष्ट बोलावी व कोणती न माशीचा नाहीं. ज्याचे त्याचे गुण ज्याचे बोलावी हें जर तुला कळत होते, तर तू पुरुष त्याचे ठिकाणीं स्वयमेव प्राप आहेत; ते दुस-व मी परकी स्त्री या उभयतांचा घडलेला न्याचे आश्रयाने आलेले नाहीं. यात्प्रमाणे, संबंध तू या भरसभेत बोलून दाखविणे योग्य तू जर खरा ब्रह्मनिष्ठ असशील, तर हे निर-नव्हते ! हे मैथिला, मी जरी तुझ्यांत शिरले निराळे वर्ण व आश्रम वस्तुतः तुझ्या आत्म-आहे, तरी कमलाचे पत्रावर असणारे जठांबिंदू-स्त्रियासून पृथक् असून परस्परांशीही भिज प्रमाणे तुला स्पर्श न करितां राहिले आहे. आहेत. मग त्यांचेसंबंधाने तुजसारख्याला याप्रमाणे मी तुझ्याशीं अलग असूनही माझा वर्णसंकराची चाधा कशी व्हावी ? शिवाय, स्पर्श तुला जर भासत असेल, तर तुझ्या त्या मी जातीने ब्राह्मण, वैश्य किंवा शृदं पर्यशिल गुरुने तुला शिकविलेले ज्ञान केवळ यांतील नसून तुझ्याच वर्णाची आहें;

आणि शुद्ध कुलांत माझा जन्म असून माझे आजची रात्र येथे सुखाने काढून मी उदयीक ब्रह्मचर्य अजून विघडलेले नाहीं. राजर्षि प्रधान आपले वाटेने जाणार आहे ! याचें नांव तुळ्या कानीं कधीं तरी आले असेलच. भीष्म सांगतातः—याप्रमाणे सुलभेचें हे त्याचे कुलांत मी उत्पन्न झाले असून माझे सहेतुक व अर्थपूर्ण भाषण ऐकून राजाला नांव सुलभा असे आहे, समजलास ! माझ्या त्यावर दुसरे कोणतेही उत्तर न सुचत्यामुळे पूर्वजांनी जे यज्ञ केले त्या यज्ञांत प्रत्यक्ष तो स्तन्ध राहिला.

इद्र हा इष्टकास्थानीं मांडण्याकरितां द्रोणाचल, शतरूंग व शकद्वार हे पर्वत घेऊन येत असे. असल्या विस्थात कुलांत जन्मास घेऊन, मला माझ्यायोग्य भर्ता न मिळाल्यामुळे मी गुरुंपासून मोक्षशास्त्राचें शिक्षण घेऊन नैषिक ब्रह्मचर्याचा आश्रय करून यतिधर्मानें रहात आहें. मी खोदा वेष केला नाहीं, किंवा दुसऱ्याचे द्रव्य लुब्डाडणारी नाहीं, अथवा धर्मसंकर करणारीही नाहीं. मी आपले व्रताला बळकड धरून स्वर्थमानें रहात असते. मी बोलण्याप्रमाणे चालते व बोलणें पुरा विचार केल्यावांचून बोलतच नाहीं; आणि, राजा, तुंजकडेही जी मी आले ती पुग विचार केल्याशिवाय आलेच नाहीं. तुझी बुद्धि मोक्षांत रंगली आहे असे ऐकून हा तुशा मोक्ष कसला आहे हे समजून घेण्यासाठी तुझे कल्याणाच्या इच्छेने मी येथे आले आहे. तुशा माझा जरी पक्षपतिपक्ष असला, तरी मी कोणतेही प्रकारे पक्षाभिमानाला पेटून बोलत नाहीं. कारण, जो मुक्त झाला तो शान्तिस्वरूप ब्रह्माचे ठिकाणीं गढलेला असल्यामुळे दुसऱ्यावर जय मिळविण्याकरितां वादविवादाचे भानगडींत कधींही पडत नाहीं. हे राजा, तू येथे सत्काराने व योग्य शब्दांनी माझे आतिथ्य केले असल्यामुळे मी अत्यंत प्रसन्न झाले आहे; आणि, जनका, संन्यासी ज्याप्रमाणे नगरांतील प्रकाशा निर्जन घरांत एक रात्र राहून चालता होतो, त्याप्रमाणे करून जें शेष राहील तें भक्षण करून तू तुम्हें हें शरीर मला योग्य स्थान मिळाल्याने आपले ग्राण रक्षण कर. पाण्यावरील केंसा-

अध्याय तीनशे एकविसावा.

—::—

पावकाध्ययन.

(व्यासांचा शुकास उपदेश .

युधिष्ठिर विचारतोः—व्यासपुत्र शुकाचार्याना वैराग्य करून प्राप्त झाले, हे ऐकण्याची मला इच्छा आहे; व त्याविषयीं मला अति उत्कट जिज्ञासा उत्पन्न झाली आहे. हे कुरुवंशदीपक, अव्यक्त (कारण) व व्यक्त (कार्य) व त्या उभयतांस अधिष्ठानभूत जें ब्रह्म त्याबदलचा सिद्धांत; तसेच, जन्मरहित देव जो नारायण त्याची करणी, व बुद्धीचे स्वरूप यांचेविषयीं ज्ञान कृपेने आपण मला सांगा.

भीष्म उत्तर देतातः—साधारण लोकांप्रमाणे निर्मशयांने वर्तणाऱ्या आपल्या पुत्राला सर्व वेद शिकविल्यानंतर व्यास एके वेळीं त्यास उद्देशून असे बोलले.

व्यास म्हणाले—हे पुत्रा, धर्माचरणाने वाग; इंद्रियदमन करून कडक धंडी व ऊन, क्षधा व तृष्णा आणि वायु यांना जिंक; (सहन करण्यास शीक); सत्य, सरलपणा अक्रोध, निर्मत्सरता, संयमन, तप, अहिंसा, सुष्टप्णा या सद्गुणांनी युक्त असा आपला वर्तनक्रम ठेव; धर्माचरणीं रमण होऊन सत्यावर अचल निष्ठा ठेव; कुटिलपणा टाकून दे; आणि ज्याप्रमाणे नगरांतील प्रकाशा निर्जन घरांत देवता व आतिथि यांना हविर्मार्ग अर्पण करून जें शेष राहील तें भक्षण करून तू आपले ग्राण रक्षण कर. पाण्यावरील केंसा-

प्रमाणे वेद क्षणभंगुर आहे; जीव देहामध्ये शाढा-
वरील पोपटाप्रमाणे बसला आहे; (तो केंद्रां
उडून निघून जाईल याचा नेम नाही;) प्रिय
जनांबरोबर जो आपला सहवास होते, तो
अळवावरील पाण्याप्रमाणे चंचल आहे. असें
असतां, बाबारे, तू खुशाल झोप करी घेत
बसला आहेस ? कामादि शत्रु सावध व जागृत
अमृत हळा करण्यास नेहमीं तयार आहेत
आणि छिद्र सांपडण्याचीच वाट पहात बसले
आहेत. असें असतां, पोरा, तुला हें कसें
तसें तूं स्वकृत कर्मांच्या योगानें या भवसाग-
कळत नाही ! दिवस एकामागून एक चालले
आहेत तसें तुं आयुष्य करी करी होत हें तुला कळत नाहीं. ज्याला कोणतेही बंधन
आहे. याप्रमाणे तुझ्या आयुर्दयाला ओहोट नाहीं, जो महानदीचे पुराप्रमाणे अमर्याद-
लागला असतां, आपले स्थान सोडून आपल्या
उद्धारासाठी देव किंवा गुरु शोधण्याचे अद्याप
तुं मनांत येत नाहीं याला काय ह्याणवे ? सुद्धां जाऊ नको. अशाला तू निःशंक डाव्या
जे बहुतेक नास्तिक आहेत, (पुनर्जन्मावर हाताला टाक. (त्याचा अब्हेर कर.) काम,
ज्यांची श्रद्धा नाहीं,) ते मांस व रक्त यांची क्रोध, मृत्यु व पंचेद्रिये एतद्वपी जलानें युक्त
वृद्धि करणाऱ्या या सांसारिक गोर्धीवर जीव अशी ही भवनदी योगमूर्ती (धृति) नौकेच्या
ठेवितात आणि परलोकीं गेल्यावर आपले काय साहानें जन्ममूर्ती दुर्ग टाळून तूं तसून जा.
होईल इकडे ते पूर्ण दुर्लक्ष करितात. ज्यांची सर्व प्राणी मृत्यूने पद्धांडले व जेरने ग्रासलेले
बुद्धि मोहपाशानें ब्रष्ट झाली आहे व जे असून प्रत्येक अहोरात्र हें त्यांच्या आयुर्द-
धर्मांचा द्रोह करितात, अशा कुमार्यगामी
मनुष्यांच्या अनुयायांना देखील पीडा होते. नावेने
जे निरिच्छ वेदाभ्यासी महासमर्थ महारम्ये
असून धर्मांने उपदिष्ट केलेल्या मार्गांनें जातात,
त्यांना शरण जा आणि आत्मोन्नति करी
होईल इत्यादि त्यांना विचार. धर्माची वाट
दाखविणारे असे हा प्रकारचे जे झाते अस-
तील त्यांचे उपदेशाप्रमाणे चाल; आणि त्यांच्या
उपदेशानें तुझ्या बुद्धीचा विकास शाला
झणजे तिचे साहानें-उच्छृंखल मार्गांकडे
जाण्याविषयीं उतारीळ शालेश्या आपल्या
अंतःकरणाला आवर घाल. ज्यांची बुद्धि आज
काय चालले आहे इकडेच केवळ लक्ष देते,

१ येथे केलेल्या कर्मीचा चांगलावाईट परिणाम भोगावा लागतो; व याकरितां तो तरुण जाण असेल तर निवृत्तिसार्गाचा (कर्मत्यागाचा) अवलंब केला पाहिजे.

तुमि शाली नाहीं अशा प्राण्यावर झडप घालून स्वरूपी अश्व एकसारखा धावत आहे त्यास घेऊन जातो. संसाररूपी अंधकारांतून याप्रमाणे अदृश्य मागणीं एकसारख्या भरधाव मार्ग काढावयाचा असल्यामुळे, ज्याची ज्योत चालेल्या वा अश्वाकडे पाहून जर तुम्हे नेत्र आस्ते आस्ते मोठी शाली आहे असा धर्मवृद्धि- अंधवत् शाले नसतील, तर परलोकासंबंधी खुणी दीप जीवानें मोळ्या यत्नानें जग्यत गुरुजन जें सांगतील तें ऐकून तुम्हे मन धर्मचरणाकडे लाव. जे धर्मचरणापासून च्युत कटानें मनुष्यजन्माचा लाभ होऊन त्यांतही होतात, दुसऱ्याचा द्रोह करितात, आणि अनिष्ट (पुण्याईने) ब्राह्मणत्व प्राप्त होते. (तें तुला मार्ग शाले आहे.) म्हणून, मुला, तें पुनः गमा- वणार, नाहीं अशी खबरदारी घें. हा कृत्यामुळे यमलोकीं देह धारण करून नानाप्रकारच्या वेदना सहन कराव्या ब्राह्मणाचा देह परमेश्वरानें सुखोपभोगासाठी लागतात. जो राजा नेहमीं धर्मचरण- दिलेला नाहीं, तर या लोकीं क्रेश भोगून विषयीं तत्पर असून, चांगले व वाईट लोकांचे तपाचरण करण्यासाठीं ब्राह्मणजन्म आहे. सदसत्कर्मानुसार पालन करितो, त्या राजाला असें केले. तरच परलोकीं जीवाला निरुपम सज्जनांना लाभणाऱ्या लोकाची प्राप्ति होते; सुख मिळेल. पुण्यकळ तपाचरण करावें तेव्हांच सुख मिळेल. पुण्याईने जन्मांतही मिळावयाचे नाहीं, आणि हजारों जन्मांतही मिळावयाचे नाहीं, असें निर्मल सुख त्याला मिळेल. आई, वाप सुखलोलुप होऊन त्याची माती करावयाची वौरे वडिलांच्या वचनाचा अनादर करणाऱ्या नाहीं, तर आत्मकल्याण व कुशल इच्छिणाऱ्यानें मनुष्यावर—तो जेव्हां मरून (दुष्कृत्यांचे परिवेदाध्ययन, तपाचरण, इंद्रियजय यांमध्ये नेहमीं दक्ष राहून अविश्रांत खडपट केली पाहिजे. तेथें भयंकर आकृतीचे कुत्रे, लोखंडी चौंचीचे मनुष्याचे आयुष्य हें शर्यतीच्या घोड्यांचे स्वरूप कावटे, बल, गृध इत्यादि पक्षिसमुदाय, आणि साधिर प्राशन करणेरे कीटक वौरे दुष्ट जीव मनुष्यावर तुम्ह पडतात. जो आपल्या स्वच्छंद वर्तनानें तुम्हाला निर्मल धालून दिलेल्या शौचादि दहा आज्ञा (मर्यादा) पाळीत नाहीं, त्या पापीं मनुष्याला बहुतकालपर्यंत मोळ्या दुःखाने यमलोकांतील असिपत्रवनांत रहावें लागते. जो लोमी असतो, ज्याला खोरें बोलणे आवडते, ज्याला नीचकर्म व परवंचन यांमध्ये अनंद वाटतो, ढोगीपणा करून जो दुसऱ्याला दुःख देतो, असा दुष्कृत्ये करणारा मनुष्य भयंकर नरकांत पडून क्रेश भोगतो; त्याला अति दुःखित होऊन कढत पाण्याच्या वेतरणी नदींत बुड्या माराव्या लागतात; यमलोकीच्या असिपत्रवनांतील शाढांच्या तर-

१ ब्राह्मणस्य तु देहोयं कुद्रकामाय नेत्रते ।
कुच्छाय तपसे वेह प्रेत्यानेतसुखाय च ।
(श्रीमद्भागवत)

२ या डिकार्पीं मुवर्ई प्रतीतः संवास्य असा पाठ आहे; परंतु त्याचा अर्थ विशेष चांगल शेत नसलेल्यांनीच टीकेत स्वीकारलेला दुष्या ' संघांस' हा पाठ वेतवा आहे.

आनंद वाटतो, ढोगीपणा करून जो दुसऱ्याला दुःख देतो, असा दुष्कृत्ये करणारा मनुष्य भयंकर नरकांत पडून क्रेश भोगतो; त्याला अति दुःखित होऊन कढत पाण्याच्या वेतरणी नदींत बुड्या माराव्या लागतात; यमलोकीच्या असिपत्रवनांतील शाढांच्या तर-

वारीसारख्या तीक्ष्ण धारेच्या पानांनी त्याची वेहाला जर्जर करून तुझी शक्ति, गांडे व गांडे ओरखाडलीं जातात; आणि कुळार्दिंच्या सौंदर्य नाहीसें करील. म्हणून म्हणतो की, वनांमध्ये त्याला निजावे लागते. याप्रमाणे जे निरुपम सौख्यावे आगर (परब्रह्म) घोर नरकामध्ये त्याला काल कंठावा लागतो. त्याचे प्राप्तीचा कांहीं प्रयत्न कर. रोग ज्याचा ब्रह्मादि लोक पाहून आलों अशी बढाई तू मारतोस; परंतु तुला खन्या परमपदाची ओळख सुद्धां नाहीं. इतकेंच नव्हे, तर मृत्युलूपुढे घेऊन येणाऱ्या जेरेवदल देखील तुला मारतोस; सुखावे निर्वलन करणारे घोरभय तुझेसमोर उर्मे आहे, याकरितां वसलास काय? म्हटदिशीं मोक्षाची वाट चालू लाग. मनुष्य मृत्यु पावला म्हणजे तत्काल त्याला परलोकीं सुख मिळावे अशी तुझी इच्छा असेल तर कृच्छ्रादि तपांचे आचरण करून तुला तुझ्यावर धाड घालतील; याकरितां कांहीं पुण्य करून ठेव. लवकरच मृत्युसूचक अंथ-यमाकडे त्याच्या आज्ञेवसून दूत घेऊन जातात. दिसूं लागतील. म्हणून सांगतो, जरा हातपाय परवलोकीं तुला तुझ्यावर धाड घालतील; याकरितां कांहीं पुण्य करून ठेव. लवकरच मृत्युसूचक अंथ-यमाकडे त्याच्या आज्ञेवसून दूत घेऊन जातात. दिसूं लागतील. म्हणून सांगतो, जरा हातपाय दिसूं लागतील. म्हणून सांगतो, जरा हातपाय हालव. तुझे अनिष्ट मित्र व हितशत्रु (ईद्रिये) फारसा काल गेला नाहीं तोंच तुझ्या दीर्घीला भुरळ पाडतील; म्हणून परमपदप्राप्तीसाठी यल कर. ज्या विद्यासूपी द्रव्याला चोरापासून अथवा राजापासून भय नाहीं व जे मनुष्य मृत झाला तरी त्याला न सोडतां त्याजबोवर येते, अशा विद्याधनाची जोड करून ठेव. कारण, त्याच्यापुढे उभा करण्यांत येईल. म्हणून हैं द्रव्य स्वकष्टाजित असल्यामुळे याची तत्पूर्वी तेचे तुला उपयोगी पडेल असें आचरण कर. लवकरच जो प्राणघातक वारा वाहू तपिणी वांटणी यावी लागत नाहीं. विवाह-लागणारा आहे तो आतां कोडे आहे? (दूर तपिणी वांटणी यावी लागत नाहीं. विवाह-आहे.) मृत्युचे घोर भय जवळ आलें झाणजे तपिणी वांटणी यावी लागत नाहीं. विवाह-उपयोगावयाचे असते, तसेहैं विद्याद्रव्य ज्याचे मग तुझी दिशाभूल होईल. मृत्युपाशाने व्याकुल त्यालाच परलोकीं देखील भोगण्यास सांपडते. होऊन तू चाललास म्हणजे, हे पुत्रा, तुला ज्या प्रकारचा दानधर्म केला असतां भरलोकीं वेदांचा विसर पडेल. म्हणून योगमार्गातील सुखावे कालक्रमणा करावयास सांपडते, असले उत्तम जे समाधिसाधन त्याचा अभ्यास कर. दान, हे पुत्रा, या लोकीं कर. अविनाशी व अक्षय सन्मार्ग (निवृत्तिमार्ग) साडून पूर्वी केलेल्या टिकाणारे अशा प्रकारचे द्रव्य स्वतःचे जोरावर प्रमादपूर्ण चांगल्या—वाईट कर्माची आठवण संपादन करावयास झट. श्रीमान् गहस्थाचे होऊन पश्चात्ताप होऊं नये म्हणून एक जो घरीं घृतमिश्रित यवाच शिजते न शिजते कैवल्यनिधि (परब्रह्म परमात्मा) त्याची इतके अवधीत मनुष्याचे प्राण यमराज हरण जोड कर. थोडवयाच कालावे जरा तुझ्या करून नेईल. (इतका मनुष्यवेह क्षणभंगुर आहे.)

म्हणून, सुखोपभेगानंतर मोक्षास लागेन असे धर्मचिं परिपालन कर, एवढे तुला सांगणे आहे. म्हणून नको. ताबडोब मोक्षार्थ काय खटपट यमलोकाचा रस्ता हा लोऱ्डंडी चोंचीच्या करावयाची असेल ती कर.) माता, पुत्र, पश्यादि शंत्रूनीं व चमत्कारिंग आणि भयंकर अन्य बांधव किंवा गोड बोलून जोडलेली कीटकांनी व्यापलेला आहे, म्हणून तू आपल्या इतर प्रिय मनुष्ये यांपैकीं कोणीही मर- कर्माकडे लक्ष दे. कारण, तेवढेच काय तें तुजणाचे संकरांत मनुष्य एकाच इहलोक बरोबर यावयाचे आहे. यमलोकीं गेल्यावर सोडून चालला असतां त्याचेबोबर येत एकांने केलेल्या कर्मचिं प्रायश्चित्त भोगण्याचे नाहीत. त्या वेळीं ज्याचा तो! येथून जातांना, दुसऱ्याचे वांटचास येत नाहीं; ज्याचीं त्यानें जीं काय संचितक्रियमाणादि शुभाशुभ कर्म आपआपल्या कृतकर्मांचीं बरीवाईट फले तेथे जीवानें करून ठेविलीं असतील, तेवढीच भोगावयाचीं असतात. याप्रमाणे अप्सरा व फक्त त्याचेबोबर परलोकीं येतात. बरी-वाईट महान् महान् ऋषि यांना सुखोपभेग हे फल कृत्ये करून सोनें, रत्ने इत्यादिकांचा जो मिळते, त्याप्रमाणे सदाचरणीं मनुष्यांना कांहीं संचय करून ठेविला असेल, त्याचा त्यांच्या सदाचरणाचे फल परलोकीं विमानां-देहपत झाला असतां मरणोत्तर कांहीं सुद्धां सारख्या इच्छेस येईल तिकडे घेऊन जाणाऱ्या उपयोग होत नाही. प्रत्येक जीवाला इहलोक वाहनांचे रूपानें प्राप्त होते. पापरहित, शुद्धात्मे, सोडून परलोकीं गमन करावयाचे आहे; पण चांगले कुलांत जन्म पावलेले असे मनुष्य या तेथे गेल्यावर, या लोकामध्ये असतांना प्राण्यानें लोकीं जशीं चांगलीं कृत्ये करितात, तवनुरूप कोणतीं कर्म आचरिलीं व कोणतीं कर्म केलीं चांगलींचे फले त्यांना मरणोत्तर भोगावयास नाहीत याबद्दल स्वतःच्या अंतरात्म्याशिवाय मिळतात. गृहस्थाश्रमाकरितां सांगितलेले धर्मादुसरा कोणीही साक्षीदार नाही. हा मनुष्य- चार करून मनुष्यांना धर्माचरणरूपी सेतूच्या देहांतील अंतःसाक्षी आत्मा हा लोक सोडून साहानें प्रजापति, ब्रह्मसप्ति किंवा इंद्र यांच्याचालला झाणजे मनुष्यदेह मृत होतो. ज्या- पैकीं कोणत्याही लोकाला जातां येते आणि प्रमाणे योगी लोक हार्दिकाशांत शिरून बुद्धि- परमपदाची प्राप्ति करून घेतां येतो. या रीतीने रूपी चक्रांनीं सर्व पाहूं शकातात हा सामान्य हजारों प्रकारे हीच गोट मी तुला सांगूं शकेन. अनुभव आहे, तद्वत् अंतरात्म्याच्या देह- तात्पर्य, सर्वांना पावन करून ने गारा अतित्यागाचा प्रकार होय. तरेच अभि, सूर्य व सामर्थ्यवान् जो धर्म तो बुद्धिहीन लोकांना वायु हे तिथे मनुष्याच्या शरीराचा आश्रय भुरळ पाडतो. (मात्र सुज्ञ असतील ते त्याचे करून मनुष्याचे आचरण पहात असतात. त्या आचरण करून उर्जीं होतात.) तुला आतां कारणानें तेही मनुष्याचे (परलोकीं) साक्षी- चोंचीस वर्षे सरून चांगले पंचविसांवे लागले दार आहेत. सर्व वस्तु प्रकाशित करणारे दिवस, आहे; बाबारे, कांहीं तरी धर्मसंचय करण्याच्या व तमाने झांकून टाकणाऱ्या रात्री सर्व सृष्ट उद्योगाला लाग. तुझे आयुष्य फुकट कीं रे पदार्थावर आपली सत्ता गाजवीत सतत एका- चालते आहे! छिद्र दिसतांच शिरकाव कर- मागून एक चालल्या आहेत. (प्रत्येक अहोरात्र जारा काळ थोड्याच अवकाशांत तुझ्या हे प्रत्येक सृष्ट वस्तूचे आयुष्य कर्मी करीत इंद्रियचमूची विषयोपभोग घेण्याची शक्ति आहे.) अशी वस्तुस्थिति असत्यामुळे, स्व-हरण करील. क्षणातों, खडबडून ऊठ,

आणि स्वावलंबनपूर्वक स्वतःच्या शरीराला ठीऱ्यांची आटपून टेवावें. कारण, मनुष्यांने योज-
क्षीज लावून धर्माचरण कर. जेथे मागेही लेले काम पुरे झालें आहे किंवा नाहीं या
तंच आणि पुढेही तंच अशा प्रकारे एकाकी गोष्टीची मृत्यु वाढ पहात नाहीं. मरणोत्तर मनुष्य-
आत्मज्ञानाच्या मार्गांने तुला जावयाचे आहे, बरोबर स्मशानापर्यंत जाऊन त्याचे सोगे-
तेचे स्वतःचा देह अगर स्वी, पुत्र इत्यादि- सोयरे, इष्टमित्र व त्याचे जातीचे लोक त्याचे
कांची पर्वा तुला हवी कशाला ? इहलेक प्रेत चितेवर ठेवून स्वतः परत फिरतात. नास्तिक,
सोदून ज्या अर्थी तुला सोबतीवांचून एकठेच निर्दय व दृष्ट बुद्धीच्या लोकांच्या अगदीं
जावें लागणार आहे, त्या अर्थी, संकटसमयीं सांवलीस देखील उभा राहू नको; व निरलस-
परलोकीं तुला उपयोगीं पडेल, व भेळे ज्याचा पणांने सर्वेषेष कैवल्य प्राप्त करून घेण्याचा
संग्रह करितात, असा शुद्धधर्माचा ठेवा संपा- यन्न कर. याप्रमाणे सर्व लोक मृत्युने ग्रासून
दन करून ठेव. कोणाची भीड न ठेवणारा पीडिले असल्यामुळे अलौकिक घेय धरून व
आणि स्वतःचा हेका चालविणारा यम तुझ्या आपले सर्व बळ एकवटून धर्माचरण कर.
बंधुवर्गांचीं व लहान-थोर मित्रगणांचीं पाळेमुळे बाबारे, आतांपर्यंत सांगितलेला हा संसार
खणून नाश करील. त्याच्या करणीला प्रति- तरण्याचा मार्ग (मोक्ष) ज्याला चांगल्या
रोध करण्याचे कोणाजवळ सामर्थ्य नाहीं. प्रकारे अवगत झाला आहे, तो मनुष्य या
छणून सांगतों कीं, पुण्यसंचय कर. पुत्रा, मला लोकीं योग्य रीतीने स्वतःच्या आश्रमधर्मा-
संमत अशा शास्त्राला धरून मानवधर्माचे प्रमाणे वागून, परलोकीं सुखाची जोड मिळ-
याप्रमाणे मीं तुला दिग्दर्शन केले आहे व त्या- वितो. एक देह जाऊन दुसरा देह प्राप्त झाला
प्रमाणे तू वाग. जो आपल्या आश्रमधर्माने हाणून मनुष्य मृत झाला नाहीं हे ज्याला
वागून कलाकांक्षा न ठेवितां दान देतो, तोच कळले, तो शिष्टेष्टविष्ट मार्गांने चालला खणजे
अज्ञान व मोह यांच्या बंधनांपासून सुट्टो. त्याला नाशाची भीति नाहीं. जो धर्माचर-
संकृत्ये करणाऱ्या वेदज्ञ मनुष्याला संवेजता णांने वागतो तो शहाणा व जो धर्मभ्रष्ट तो
प्राप्त होते. हीच सर्वज्ञता मोक्षपूरुषाधीर्घीं लक्षण मुख्य होय. कर्ममार्गात आपल्या वर्णाश्रमांना
होय. कृतज्ञ मनुष्याला सांगितलेले ज्ञान सत्का- जीं कर्मे लावून दिलीं आहेत त्याप्रमाणे वाग-
रीं लागते. गांवांत राहण्याची उत्कट इच्छा णाराला कृतकर्मानुरूप कल मिळते. नीच
ही मनुष्याला (संसारांत) जखडणारी देवी प्रकारचीं कर्मे करणारा नरकाला जातो व
आहे. सदाचारसंपन्न हा पाश तोडून जातात; धर्माचरणनिष्ठ मनुष्याला स्वर्गपासि होते. फार
परंतु दुराचारी लोक हा पाश तोडून शक्त प्रयासाने लाभलेला मनुष्यजन्म स्वर्गाला जाण्या-
नाहीत. बाबारे, तुला जर मरावयाचे आहे तर चा जिना आहे. तो सांपडला असतां परमा-
द्रव्य, बांधव व पुत्र यांच्याशीं तुला काय तम्याकडे असें ध्यान लावावें कीं, पुनः स्थान-
करावयाचे आहे ? (हृदयरूपी) गुहेमध्ये च्युत होण्याच्या समयच येऊं नये. ज्याची
दडलेल्या आत्म्याचा शोध लाव. तुम्हे वाढवडील एकदा स्वर्गमार्गाकडे लागलेली बुद्धि धर्म-
कोणत्या ठिकाणीं गेले हे आपल्या मनाशीं चरणापासून दृढत नाहीं, त्याला पुण्यकर्मा
तपासून पहा. उद्यां करावयाचे काम आज असें हाणतात. असा पुरुष मृत झाला असतां
करून टाकावें, व तिसऱ्या प्रहरीचे काम सका. पुत्र व बंधु यांनी शोक करण्याचे किमपि

कारण नाहीं. ज्याची बुद्धि विकल शाळी आपणच केलेल्या कर्मांमुळे जगतील नसून, परब्रह्माचे टिकाणी मात्र निश्चल होते, जीवांचा नाश होत आहे, हें सुविचारी व ज्याने स्वर्ग मिळविला आहे, त्याला नर लोकांना दिसत असते. म्हणून, बाचारे, मी काचे मोठे भय नाहीं. जे तपोवनामध्ये जन्म जेवढे आतांपर्यंत तुला सांगितले त्याप्रमाणे पावून तेर्थेच मृत होतात, त्यांना कामादि वागणक ठेव. ही कर्मभूमि आहे हें लक्ष्यात इच्छा व विषयोपभोग यांची कल्पनाही ठेवून परलोकाची इच्छा करणाराने शुभ-नसल्यामुळे कामभोगादिकांपासून ते अलिस कर्मच करीत असावे. काल हा आपले अप्रतिराहिले इश्वर त्यांना मोर्देंसे श्रेय (पुण्य) बंध सामर्थ्य खर्चून—महिने, क्रतु इत्यादि नाहीं. जो विषयोपभोगांत राहून त्यापासून पव्यांच्या साहायेने, सूर्यस्वरूपी अशीची अलिस असते आणि देहद्वारा तपाचरण करीत आंच देऊन आणि प्राणिमात्राच्या कर्मांची राहतो, त्याला प्राप ब्हावयाचे नाहीं असे या फले सक्षिरूपाने बघणारीं अहोरात्रे हीं इधने जगतांत कांहींच नाहीं. आणि यांतच जास्त लावून यावत् सृष्ट वस्तु मायामोहरूपी काहिमहत्व आहे असे मला वाईते. हजारो माता-लींत शिजवून काढीत आहे! जो आपले द्रव्य पितरे आणि शेकडों स्त्रीपुत्र प्रत्येक मनुष्याचे दानधर्मात खर्च करीत नाहीं, किंवा त्याचा आजपर्यंत होऊन गेले, आणखी पढेही होतील. स्वतः उपभोग? घेत नाहीं, त्याच्या द्रव्याचा पण तीं कोणाची? व आपण कोणाचे? मी काय उपयोग? जो आपले सामर्थ्य शत्रूला एकटा माझा मीच. माझे कोणीही नाहीं, पीडा देण्याचे कार्मी लावीत नाहीं, त्याच्या व मीही दुसरे कोणाचा नाहीं. असा मला सामर्थ्याला वेऊन काय करावयाचे आहे? कोणीही दिसत नाहीं कीं, ज्याबद्दल ‘मी ज्याचे योगाने मनुष्याची धर्माचरणाकडे प्रवृत्ति त्याचा’ असे मला हाणतां येईल. तसेच, होत नाहीं, त्या वेदशास्त्रज्ञानाचा काय उपज्याला मी ‘माझा’ असे हाणेन असाही योग आहे? आणि ज्याचे आत्म्याचे अंगी पण कोणी माझे दृष्टीस पडत नाहीं. माता-हाद्रियनिश्चर करण्याचे अथवा दुकर्मांपासून परावृत्त होण्याचे सामर्थ्य नाहीं, त्या आत्म्याचा कर्तव्य नाहीं आणि तुलाही त्यांच्याशीं कांहीं तरी काय उपयोग?

करावयाचे नाहीं. आपआपल्या कर्मानुसार त्यांचा जन्म शालेला आहे. तुझ्या कर्मानुसार तुलाही अन्य जन्म ध्यावयास जावे लागेल. या जगतांत श्रीमंत लोकांचे आसेण अथवा स्वजन त्यांच्या मर्जीप्रमाणे वागतात; परंतु गरीबांचे सोयेरेधाश्वरे किंवा मित्र हयात असूनही त्यांना मेल्यासारखेच असतात! मनुष्य स्त्री-पुत्रांसाठी अनेक दुष्ट कर्म करितो; परंतु त्यांमुळे उमय लोकांमध्ये त्याला क्रेश मात्र होतात.

१ विकारहेतावपि विक्रियते येपां न चेतोसि त एव धीराः ॥ (कुमारसंभव.)

भीष्म सांगतात:—द्वैपायन व्यासाचिंहें हितकर भाषण ऐकल्यावर, आपल्यास मोक्षमार्गाचा उपदेश करील अशा गुरुचा शोध करण्याकरिनां शुक पित्त्वाला सोडून गेला.

अध्याय तीनशे वाविसावा.

—०:—

धर्मभूलिक.

युधिष्ठिर पश्च करितोः—पितामह, बान, यज्ञ, तपाचरण आणि गुरुजनांची सेवा हीं

करण्यापासून कशा तंहेची फलप्राप्ति हेते, गतीने धावत असला, तरी त्याचें कर्म त्याची तें मला सांगण्याची कृपा करा.

पाठ सोडीत नाहीं. त्याने जी काय बरीवाईट

भीष्म उत्तर देतातः—वाईटारीं कुद्दीची करणी केली असेल, ती मनुष्याने शयन केले तरी संगति झाली ह्याणजे मनुष्यांचे मन पापाचरणा- तशा स्थितींतही त्याचा आश्रय करून असते. कडे वळते. अर्धात् त्याचें कर्म पापयुक्त मनुष्यांचे पापकर्म तो बसला असतां बसते, होऊन ओघानेच तो मोऱ्या क्रेशांत सांपडतो. तो धावूं लागला असतां त्याचे बरोबर धावते, दुराचारी लोक दरिद्रावस्थेत जन्मतात; आणि आणि तो कोणतेही कृत्य करून लागला तर त्यांतही ते एका दुर्भिक्षांतून वांचले तर दुसऱ्या त्यांचे पापही त्याच्या कृत्यांना हातमार दुर्भिक्षांत सांपडतात. एका प्रकारचे क्रेश त्यांचे लाविते! याप्रमाणे मनुष्यांचे कर्म सांवली-पाठचे सुटले तर वेगव्याच म्वरुसाचा अनर्थ प्रमाणे त्याचा पाठपुरावा करिते. मनुष्य आधीं त्यांचे पुढे दत्त ह्याणून उमा राहतो; आणि ज्या ज्या प्रकारचीं कर्म करून ठेवितो, तदनुरूप एका भयापासून त्यांची मुक्ता झाली तर बरीं-वाईट फले पुढे त्यांची त्याला केवळां तरी दुसरे आ पसरून तयार असते. असे ते पापी भोगावीं लागतात. कर्माचा व्यत्यय, प्रवृत्ति मेल्यापेक्षांही मेले होतात. उलटपक्षी-अङ्ग्वा- व रक्षण यांसंबंधी ज्यांना सारखेच नियम वंत, सदाचारी व जितेंद्रिय लोक श्रीमतींत लागू आहेत, अशा भूतसमूहाला चोहेंकडून पडतात. एक वैभव संपत्तांच दुसरे, एका स्वर्गा-ओढून काल त्यांवर आपली सत्ता चालवीत पाठीमागून दुसरा, आणि सुखावर सुरुं त्यांना असतो. कोणचीही दृश्य प्रेरकशक्ति नस-उपस्थोवयास मिळतात व अशा रीतीने तांना फुले व कळे यथाकाळीं विनचूक येतात त्यांची आनंदाने कालक्रमणा चालते. नास्तिक आणि कर्धींही आपला हंगाम पुढेमार्गे होऊं लोकांना-हिंस पशु व हत्ती यांनी व्याप- देत नाहीत. तदृत मनुष्यांचे पूर्वसंचित तें लेल्या आणि सर्प, वाटपारे इत्यादि अनेक भोगण्याची वेळ आली म्हणजे दत्त म्हूळून संकटांनी परिपूर्ण अशा भयंकर अरण्यांतून पुढे उमे रहाते. मानापमान, लाभ-हानि, किंवा हातांनीं चांचपडत मार्ग शोधावा लागते. या-उत्त्राति-अधोगति हीं यावयाचीं झालीं ह्याणजे पेक्षां आणखी फार काय सांगावे! देव, त्यांना कोणी प्रतिबंध करू शकत नाहीं, अतिथि व साधु यांच्याविषयीं पूज्य भाव बाळ- आणि हा क्रम मेरपर्यंत दर पावलीं असाच गणारे आणि सदा दक्षिणा हातीं घेऊन उमे चालतो. मनुष्याला जीं सुखदुःखे भोगावीं असलेले दानशूर अशा लोकांना मात्र जितें-लागतात, तीं त्याच्याच सदसत्कृतीचीं फले द्वियांस प्राप्त होणाऱ्या क्षेमकर मार्गाचा लाभ असतात. गर्भामध्ये असल्यापासनध मनुष्य होतो. ज्याप्रमाणे फोलकटाची धान्यामध्ये पूर्वजन्मी केलेल्या कर्माचीं फले भोगीत असतो. गणना करितां येत नाहीं, किंवा झुरळादि- मनुष्यांचे हातून बालपणीं, तरुणावस्थेत किंवा कांचा पक्ष्यांमध्ये अंतर्भाव करितां येत नाहीं, वुद्दापकाळीं ज्या प्रकारचीं शुभाशुभ कर्म घड-त्याप्रमाणे, धर्माशीं ज्यांना काहीं कर्तव्य नाहीं तात. तदनुरूप त्यांचे परिणाम पुढल्या जन्मीं अशा धर्मलंडांचा 'मनुष्य' संज्ञेने निर्देश त्या त्या अवस्थामध्ये त्याला अनुभवावे लाग-करणे चुकीचे होय. मनुष्य जरी मोऱ्या शीघ्र तात. ज्याप्रमाणे गाईचे वांसरूं हजारों गाई-१ 'पुनर्दीरक्ती पुनरेव पापी' ही ह्याण प्रसिद्ध आहे. तून आपली माता अचूक शोधून काढिते,

त्याप्रमाणे मनुष्याचें कर्म नेमके आपल्या बदलची माहिती विस्ताराने ऐकण्याची मला कर्त्याला हुडकून काढून त्याचे मानेस बसते. उत्कट इच्छा आहे. आपले अमृततुल्य उत्तम जर्से पलिन शालेले वस्त्र पाण्याने धुतल्या-भाषण श्रवण करण्याची माझी इच्छा अद्यापि नंतर स्वच्छ होते, तसें उपवासादिकांनी पापी तृप्त शाली नाहीं. याकरितां, हे पितामह, मनुष्याचे अंतःकरण शुद्ध होऊन त्याला दीर्घिकाल शुकाचार्याचिं माहात्म्य व विज्ञान, आणि त्यांना टिकणारे अनल्य सुख प्राप्त होते. हे बुद्धि-शालेली परमात्मप्रतीति या गोईचिं क्रमशः व नंतर, दीर्घिकाल केलेल्या धर्माचिरणाने पापाची यथार्थ प्रतिपादन मला ऐकवा.

निष्कृति होऊन मनुष्याचे मनोरथ सिद्धीस भीष्म सांगतात:—क्रृष्णांना धर्माचिरणाने जातात. ज्याप्रमाणे आकाशांतील पक्ष्यांचा एवढे महत्त्व आले तें वयोमान, पिकलेले केस, मार्ग किंवा माशांचा उदकामधील संचार हा पद-धनवौलत किंवा सोयरे यांचे बलावर आले चिन्हांच्या अमावास्युळे नेमका ओळखतां येत नाहीं. कारण, जो वेदाध्ययन करितो, त्यालाच नाहीं, त्याप्रमाणे पुण्यवान् लोकांना प्राप्त आम्ही श्रेष्ठ मानितो. हे पंडुकुमारा, तु जो होणारी गति उघड दिसत नाहीं. दुसऱ्याची प्रश्न केला आहेस, त्या सर्वांचे उत्तर 'तपानिंदा' करणे अथवा त्यांच्या चुक्या उघडकीस चरण' हेच आहे; आणि तपाचरणाला इंद्रिय-आणें यापासून कांहींक फलानिष्पत्ति नाहीं; निय्रह करावा लागतो, एरवीं तपाचरण घडत झाणून त्यांत न पडतां स्वतः स अनुरूप व हितकर नाहीं. मनुष्य इंद्रियांच्या कक्षांत गेला झाणजे अशा सुंदर गोई मनुष्याने नेहमीं करीत जावे. त्याचे हातून निःसंशय पापाचरण होते; आणि

अध्याय तीनर्थे तेविसावा.

—:::—

व्याप्तिं पुत्रप्राप्त्यर्थं तप व वरलाभ. तें योगाचरणापासून प्राप्त होणाऱ्या फलाच्या युधिष्ठिर विचारातोः—हे पितामह, महान् सोऽग्रावा हिंशाएवढे देखील नसते. आतां मी तपस्वी व धर्मात्मे शुकाचार्य यांची व्यापासून तुला शुकाचार्याच्या जन्माची कथा सांगते; मिळते. सहस्रावधि अश्वमेध केल्यापासून किंवा रोकडो वाजपेय यज्ञांपासून जे फल मिळते, इंद्रियें त्याने ताग्यांत टेविली तरच त्याला सिद्धि

मिळते. सहस्रावधि अश्वमेध केल्यापासून किंवा रोकडो वाजपेय यज्ञांपासून जे फल मिळते, तेंही कथंन करा. कारण, शुकांची माता पूर्वी एके काळीं, मेरुपवताच्या शिखरावर कोण, आणि त्या महात्म्याचें श्रेष्ठ जन्म कसे कर्णिकारवनामध्ये आपल्या भेसुर भूतगणांसह शाले, या गोई मला माहीत नाहीत शुका-महादेव शंकर विहार करीत होते. त्या वेळी नगराचार्याची कोंवळ्या वयांत परब्रह्माचे ज्ञान सपा-जकन्या देवी पार्वती तेथेच होती. त्याच ठिकाणी दन करण्याकडे कशी प्रवृत्ति शाली, हे देखील कृष्णद्वैपायन व्यास महर्षी दिव्य तपश्चर्या करीत मोठे आश्रव्य आहे. कारण, अशा प्रकारचे बसले होते. हे कुरुशेष्ठा, आपल्याला पुत्रया जगतांत दुसऱ्या कोणाचे उदाहरण ऐकि-प्राप्ति व्यावी या हेतूने योगधर्मनिमग्न होऊन बांत नाहीं. झाणून, हे महामते, शुकाचार्य-व योगाचे साहाय्याने इंद्रियें अंतर्मुख कस्तून मग-

वान् व्यासांनी धारणायुक्त मोठे तप करण्यास मला सर्व त्यांनीच निवेदन केली आहेत. आरंभ केला होता. हे विभो, पृथ्वी, आप, बाबौर, महासमर्थ कृष्णद्विषयानांच्या खडतर तेज, वायु व अंतरिक्ष या पंचमहाभूतांचे तपश्रेयेच्या तेजानें अझीप्रमाणे झळकणाऱ्या ठारी असलेल्या सामर्थ्यानें युक्त असा परा-जया अद्यापि देखलील त्या वेळेप्रमाणेच तेजःपुंज क्रमी पुत्र आपल्याला प्राप व्हावा असा प्रकाशत आहेत. हे भारता, या प्रकारच्या संकल्प मनामध्ये धारण करून सर्वोक्तुष्ट तपा-निसुपम तपश्रेयेन आणि मत्तीनें संतुष्ट होऊन चरण केल्यावर, ज्यांची चित्तशुद्धि झाली महादेव शंकर प्रसन्न झाले आणि व्यासांच्या नाहीं अशा लोकांना प्रसन्न होण्याला दुर्लभ इच्छेप्रमाणे वरप्रदान करण्याचे त्यांचे मनांत जो महादेव त्यापाशीं व्यासांमी हा अशा प्रका-आले. मग भगवान् शंकर स्थित करून रचा वर मागितला. राजा, नानाविध रूपे धारण व्यासांना ह्याणाले, “हे द्वैपायना, तुझ्या मनो-करणारे उमापति जे शंकर त्यांची शंभर वर्षे-दयाप्रमाणे समर्थ असा पुत्र तुला प्राप होईल. पर्यंत समर्थ व्यास मुनींनी केवळ वायुभक्षण पृथ्वी, आप, अग्नि, वायु व आकाश याचे-करून खडतर आराधना केली. त्या जागीं, प्रमाणे शुद्ध व महापराक्रमी अशा पुत्राची राजा, सर्व ब्रह्मर्थ, राजर्थ, लोकपाल, साध्य, तुला प्रापि होईल. परब्रह्माकडे त्याच्या अष्टवमु, द्वादश आदिन्य, अकरा रुद्र, सूर्य, आनन्द्याची व चुद्धीची प्रवृत्ति होऊन, आपण व चंद्र, मरुद्रुण, सागर, नद्या, अश्विनीकुमार, ब्रह्म एक आहों असा त्याला आत्मप्रत्यय देव, गंधर्व, नारद, पर्वत, विश्वावसु, सिद्ध, होईल; आणि तुझा तो पुत्र ब्रह्मरूप होऊन अप्सरा इत्यादि सर्व मंडळी जमली होती. आपल्या तेजानें तिन्ही लोकांना दिपवून अतित्या वेळीं भगवान् महादेव रुद्र यांनी कर्णि-श्रेष्ठ कीर्ति संपादन करील.”

कार पुष्टांची शुभदायक माटा धारण केली होती.

त्यामुळे, रजनीनाथ चंद्रमा हा आपल्या चांदी-केने जसा शोभिवंत दिसतो, तसे शंकर फार तेजःपुंज दिसत होते. अशा प्रकारे त्या देव-

अध्याय तीनशे चोविसावा.

—०—

शुक्रजन्म.

देवर्षीच्या आगमनानें पुनीत झालेल्या भीष्म सांगतात:—सत्यवतीसुत व्यासांना रमणीय दिव्य वनामध्ये दृढनिश्चयी व्यास याप्रमाणे महादेवांपासून श्रेष्ठ वर मिळाल्या-आवि पुत्रकामेच्छेने श्रेष्ठ योगमार्गाचे आचरण नेतर, एके दिवशीं अग्नि उत्पन्न करण्याकरिलां करून राहिले होते. या उप तपश्रेयेमुळे त्यांचे दोन मिथुनस्त्रूपी अरणी एकमेकीवर ते सामर्थ्य यांकिचित् कर्मी झाले नाही. एवटेचे घांशीत होते; इतक्यांत, आपल्या सांमर्थ्यानें नव्हे, तर त्यांस ग्लानि देखली आली नाही. अति सुंदर रूप धारण करून घृताची नांवाची तिन्ही लोकांना ही व्यासांची तपश्रेयी कारच लावण्यवती अप्सरा तेथे आलेली भगवान् अद्दुत वाटली. अतुलतेजस्वी व्यास याप्रमाणे व्यासांचे दृष्टीस पडली. हे युधिष्ठिरा, त्या योगभ्यासांत रत झाले असतां त्यांच्या जया अप्सरेला त्या वनांत पाहतांच व्यास एकाएकीं तपःसामर्थ्यामुळे अग्निज्वालांप्रमाणे चमकत काममोहित झाले. व्यासांचे मन कामविहळ होत्या. राजा, भगवान् मार्केडेय ऋषींनी हें झालेले पाहून घृताचीने मैनेचे रूप खेतलें मला सांगितले. देवादिकांचीं पृथ्यपावन नस्त्रिं आणि ती कृष्णसमीप आली. अप्सरेने केलेले तें

रूपांतर व्यासांचे दृष्टोत्पत्तीस आले, तरी त्यांचे दुदुभि वाजूं लागल्या; विश्वावसु, तुंबुरु, नारद, मनांत उत्पन्न झालेला कामविकार दूर न होता हाहा, हूह् इत्यादि गंधर्व शुकजन्माचे वर्णन गाऊं लागले; इंद्रादि लोकपाल, देव, देवर्षि व ब्रह्मिं त्या ठिकाणीं गोळा झाले; वायुने सर्व प्रकारस्या दिव्य पुष्टांची वृष्टि केली; सर्व स्थावरजंगम जगत् शुकजन्मानें आनंदित झाले; पार्वतीसह औदार्यनिधि महादेवांनी स्वतः मोऽया रीतीने त्या व्यासपुत्रांचे जन्मतांच यथाविधि उपनयन केले; सर्व देवांचा अधिपति जो इंद्र त्याने अकुत्रिम स्नेहाने दिव्याकृति सुंदर कमङ्गलु व वस्त्रे शुकाला अर्पण केली; हे राजा, सहस्रावधि हंस, सुतारपक्षी, सारस, शुक, चास इत्यादि पक्षी त्याचे सभोवतीं उजवी घालूं लागले; आणि त्या महातेजस्वी व बुद्धिमान् शुकाचार्यांचा अरणीपासून अलौकिक रीतीने जन्म झाल्यानंतर ते ब्रताचरण करीत तेरेच राहिले. हे राजेंद्रा, जन्मतांच व्यासां-प्रमाणे उपनिषदें व ससंग्रह सर्व वेद शुकांपुढे हात जोडून उभे राहिले. परंतु परंपरेने चालत आलेल्या रुढीला अनुसरून त्यांनी सर्व वेद, वेदांगे व भाष्य यांचे ज्ञान असणारे बृहस्पति यांना गुरु करून त्यांचेपासून सर्व वेद, उपनिषदें व वेदसंग्रह यांचे सशास्त्र अध्ययन केले. त्याचप्रमाणे, हे नृपाला, सांडोपाढ़ इतिहास व राजनीतिशास्त्र यांचा अभ्यास केल्यावर गुरुला गुरुदक्षिणा अर्पण करून महामुनि शुकाचार्य अध्ययन संपूर्ण स्वस्थली परत आले; आणि मग त्यांनी ब्रह्मचारीच राहून खडतर तपश्चर्येस आरंभ केला. राजा, लहान वय असतांना देखील महातपस्वी शुकाचार्य शुकासाठीं वंड व कृष्णाजिन हीं खालीं पडलीं; त्या वेळीं गंधर्व गश्यन करूं लागले; अप्सरा त्यांचा विचार घेऊं लागले. पण, हे नराधिपा, नाचूं लागल्या; मोहमोठ्या आवाजांच्या देवांच्या गृहस्थाभ्रमादि पुढील तिन्ही आश्रमांकडे त्यांचे

लक्ष लागेना. कारण, एका मोक्षधर्मचाच त्यांना नको.' तसेच त्यास आणखी ह्याणाले कीं, ध्यास लागला होता.

अध्याय तीनशे पंचविसावा.

—००—

शुकांचे ज्ञानप्राप्त्यर्थ जनकाकडे गमन.

भीष्म सांगतात:—मोक्षाचा निदिध्यास घेऊन विनयरील शुकाचार्य पित्याजवळ आले; आणि परमपदाची प्राप्ति व्हावी हा हेतु मनांत धरून त्यांनी आपल्या पित्याला अभिवादन-पूर्वक प्रश्न केला, 'हे प्रभो, आपण मोक्षधर्म पूर्णपणे जाणतां, तेब्हां माझ्या मनाला अत्युच्छांति मिळेल असें ज्ञान मला सांगा.'

युधिष्ठिरा, पुत्रांचे भाषण ऐकून ऋविशेष व्यास त्याला ह्याणाले, 'हे पुत्रा, मोक्षधर्मांचे नंतर, तसेच इतर विविध धर्मांची ही अध्ययन कर.' तसेच इतर विविध धर्मांची ही अध्ययन कर. तर, समुद्रवलयांकित पृथ्वीचिं अंतरिक्षांतून उल्ळऱ्यन करण्याला जरी धर्मात्मे शुक मुनि मग पित्याच्या आज्ञेस अनुसरून, सदाचरणी लोकांमध्ये श्रेष्ठ स्थानां असलेल्या शुकाचाचायांनी पायांनीच मिथिलेला जावयास निघाले. जातां अखिल योगशास्त्रामध्ये तसेच कपिल मुनींनी उपदिष्ट केलेले जे सांख्यशास्त्र त्यामध्येही पारंगतता मिळविली. नंतर जेब्हां व्यासांनी पाहिले कीं, आपला पुत्र वेदाध्ययनानें समर्थ शाला असून ब्रह्मदेवाहतका पराक्रमी बनलाआहे, आणि तो मोक्षधर्मज्ञानांतही प्रवीण शाला हूण इत्यादि लोक ज्या देशांत वास्तव्य करिआहे, तेब्हां ते त्याला ह्याणाले कीं, 'मिथिल तात, ते विविध प्रदेश पहात पहात असेहे देशाचा राजा जो जनक त्याचेकडे जा. तो शुक मुनि आर्थावर्तीत प्राप्त आले. पित्रां-मिथिलेश्वर तुला सर्व मोक्षार्थ उलगडून सांगेल.'

नंतर, राजा, पित्याची आज्ञा घेऊन, सर्व पूर्णपणे लक्षांत ठेवून, अंतरिक्षांतून पक्षी धर्मांचे स्वरूप व विशेषत: मोक्षधर्मांचे परम-स्थान कोणतें तें मिथिलेश्वराला विचारण्या-जमीनीवरून आपला मार्ग क्रमीत चालले साईं शुकाचार्य मिथिलेला गेले. जाण्यापूर्वी हेतो, मार्गानें जरी रम्य पट्टी, गजबजलेली व्यासांनी शुकांना बजावले कीं, 'माझ्या शहरे आणि विचित्र रत्ने त्यांचे हृषीचे बोलण्याचा विस्मय वाटून देतां, इतर मनुष्य टप्प्यांत येऊन जात होतीं, तरी त्यांचे अंगीं प्राणी ज्या मार्गानें जातात त्याच मार्गानें जा; पूर्ण वैराग्य बाणले असल्यामुळे त्या गोष्टी योगबलानें अंतरिक्षमार्गानें जनकाकडे जाऊं बघण्याकडे त्यांचे मन गुंतले नाहीं. मार्ग-

पडलास स्थणजे बांधला गेलास. तो राजा आपला यजमान आहे, त्याच्याशी ताक्याने वारू नको. त्याच्या संगतीत जोपर्यंत असरील तोपर्यंत त्याचे आज्ञेत राहून तो सांगेल तसा चाल. तो तुशे सर्व संशय नष्ट करील. सर्व प्रकारचे धर्म जाणणारा जनक राजा मोक्षशास्त्रामध्ये देखील पारंगत असून शिवाय माझा यजमान आहे. तो जें जें सांगेल तं तं मनामध्ये कोणताही किंतु न आणतां करण्याचा क्रम ठेव.'

याप्रमाणे पित्याच्या सूचना ऐकून घेतल्या-त्यास त्याला ह्याणाले, 'हे पुत्रा, मोक्षधर्मांचे नंतर, उल्लऱ्यन करण्याला जरी धर्मात्मे शुक मुनि समर्थ होते, तरी ते पितृनिर्देशास अनुसरून पायांनीच मिथिलेला जावयास निघाले. जातां जातां पृष्ठकळ पर्वत, नद्या, तीर्थ, सरोवरे, अनंत हिंस पशु, मृग इत्यादिकांनी व्यापलेली वने, राने, आणि मेरु, हरि व किंपुरुष हीं तीन वर्षे एकामागून एक ओलांडून शेवटी शुकाचार्य भारतवर्षांत येऊन थडकले. चीन, आणि तो मोक्षधर्मज्ञानांतही प्रवीण शाला हूण इत्यादि लोक ज्या देशांत वास्तव्य करिआहे, तेब्हां ते त्याला ह्याणाले कीं, 'मिथिल तात, ते विविध प्रदेश पहात पहात असेहे देशाचा राजा जो जनक त्याचेकडे जा. तो शुक मुनि आर्थावर्तीत प्राप्त आले. पित्रां-मिथिलेश्वर तुला सर्व मोक्षार्थ उलगडून सांगेल.'

जेस अनुसरून व पित्यानें सांगितलेल्या गोष्टी नंतर, राजा, पित्याची आज्ञा घेऊन, सर्व पूर्णपणे लक्षांत ठेवून, अंतरिक्षांतून पक्षी धर्मांचे स्वरूप व विशेषत: मोक्षधर्मांचे परम-स्थान कोणतें तें मिथिलेश्वराला विचारण्या-जमीनीवरून आपला मार्ग क्रमीत चालले साईं शुकाचार्य मिथिलेला गेले. जाण्यापूर्वी हेतो, मार्गानें जरी रम्य पट्टी, गजबजलेली व्यासांनी शुकांना बजावले कीं, 'माझ्या शहरे आणि विचित्र रत्ने त्यांचे हृषीचे बोलण्याचा विस्मय वाटून देतां, इतर मनुष्य टप्प्यांत येऊन जात होतीं, तरी त्यांचे अंगीं प्राणी ज्या मार्गानें जातात त्याच मार्गानें जा; पूर्ण वैराग्य बाणले असल्यामुळे त्या गोष्टी योगबलानें अंतरिक्षमार्गानें जनकाकडे जाऊं बघण्याकडे त्यांचे मन गुंतले नाहीं. मार्ग-

क्रमण करितां करितां पुष्कल सुंदर उपवने, त्रास शाला आहे, अथवा शीण शाला आहे, पुण्यपावन देवालये व तीर्थ^१ टाकून शुक किंवा ग्लानि आली आहे, असें मुळीं सुद्धा मुनि पुढे गेले; आणि थोड्याच अवकाशाने दिसले नाहीं. इतक्यांत त्यां द्वारपालांपैकीं महात्मा धर्मराज जनकाच्या सुखकर छत्रा-एकाला-शुकाचार्य हे मध्याह्नीच्या सूर्यप्रमाणे खालीं असलेल्या त्या विदेह देशीं प्राप्त झाले. तेजोबलांने चमकत आहेत, असें पहाण्याबरोबर त्यांत नानाप्रकारचे अन्न, रस, भोजने इत्यावाईट वाटले; म्हणून त्यांने हात जोडून यथादिकांनी युक्त असे भरवस्तीचे गांव, गाई विधि शुकाचार्यांचे पूजन व अभिवादन केले; वैगैरेच्या कळपांनीं गजबजलेलीं समृद्ध खेडीं आणि त्यांना राजवाड्याच्या दुसऱ्या चौकांत व गौळवाडे, शाळू व जवस यांनी कुललेलीं तो घेऊन गेला. बाबारे, त्या ठिकाणी देखील, शेतें, हंस, सारस इत्यादि पक्षिसमुदायांनी छाया व प्रकाश यांना सारखेच लेखीत असून युक्त आणि चांगल्या प्रकारच्या रम्य कम-ज्यांचे तेज या दोन्ही स्थळीं सारखेच अविलिनींशीं शोभणारीं अशीं रमणीय सरोवरे कृत रहात असे, असे ते शुक मुनि मोक्षधर्मांचे त्यांचे दृष्टीस पडलीं. याप्रमाणे त्या श्रीमान् मनन करीत उभे राहिले. थोडा वेळ शाला नाहीं लोकांनी भरलेल्या विदेह देशामधून पर्यटन तोंच जनक राजाचा मंत्री तेथें आला आणि करितां करितां शुकाचार्य हे पुष्पफलादिकां-हात जोडून त्यांना तिसऱ्या चौकांत घेऊन च्या बहाराने अति रम्य दिसत असलेल्या गेला; आणि तेथून, अंतःपुराला लागून चित्ररथ मिथिलेच्या उद्यानापर्यंत आले; पण चायका, गंधर्वाच्या उपवनासारखे अति रम्य प्रमदापुरुष, हत्ती, अश्व, रथ इत्यादिकांनी गजबज-वन होतें तिकडे त्या राजमंड्यांने शुकांना लेल्या त्या उपवनावरून चालले असतां नेले. त्या उपवनांतील सर्व वृक्षांना मोहोर देखील त्या अद्यनिश्चयी शुकांनी तिकडे आला होता आणि त्यांत तिकठिकाणी व्यवलक्ष पोंचिले नाहीं. केवळ मोक्षसंबंधी विचा-स्थित रीतीने रचलेलीं जलमंदिरे तयार राचे दडपण त्यांचे मनावर असल्याने मोक्ष केलेलीं होतीं. तेथें शुकांना आसन देण्याकसा मिळेल या विचारांतच तळीन झालेले ते विषयी आज्ञा देऊन तो मंत्री निघून गेला; शुक मुनि त्रुति अंतर्यामीं रंगून गेल्यामुळे आणि उत्तम उत्तम वेष परिधान केलेल्या, प्रसन्न चिन्नाने तडक मिथिलेपर्यंत घेऊन पोंचले; मुश्त्रोणी, तरुण, सुंदर, मलमलीसारखीं विरआणि त्यांनी निःशंक मनाने नगर-विरीत लालभडक वस्त्रे ल्यालेल्या, लखलवेशीतुन राजधानीमध्ये प्रवेश केला. पण द्वार-खणारे सुवर्णलंकार अंगावर धातलेल्या, नानापालांनी कठोर शब्दांनी त्यांना आंत जाण्यास प्रकारचे संभाषणचमत्कार करण्यांत कुशल प्रतिबंध केला. तरीही मनाची समता ढळून व नृत्यगायनादि कलांमध्ये प्रवीण, स्मित-देतां शुकाचार्य तेथेच स्तन्य उभे राहिले. पूर्वक भाषण करण्यांत निपुण, अंतरांप्रमाणे सूर्याच्या प्रसर ताणने किंवा प्रवासाच्या सुस्वरूप, कामोपचारांत विशारद, दुसऱ्यांचे श्रमाने अथवा क्षुधातृष्णादिकांच्या पीडेने त्यांना मनोगत जाणण्यांत तयार, किंवद्दुना सर्व

^१ येथे मुंबईपाठ 'रनानि' असा आहे; कलांमध्ये निपुण अशा उच्च प्रतीच्या पन्नास पण तो असमजस दिसतो. म्हणून आहा 'तीर्थानि' मुख्य वारांगना त्यांने शुकाच्या सेवेसाठी हा बंगली पाठ घेतला आहे.

पाठवून दिल्या. त्यांनी अर्धप्रायादि घेऊन

शुकाचार्याचे उत्तम प्रकारे पूजन केले आणि राजा आपल्या मंडयांसह उपाध्यायाला पुढे करून त्याना वेळी प्राप्त असलेले सुग्रास पदार्थ गुरुपूत्र शुकाचार्याकडे आला. त्याने आपले खाण्यासाठी अर्पण केले. हे भारता, भोजनो-बरोबर उत्तम प्रकारचे आसन व नानाविध तर त्या ख्रियांपैकीं प्रत्येकीनं जनक-रत्ने घेतली होतीं व पूजासामुळी स्वतःचे डोक्या-राजाचे तें अतिसुंदर अंतःपुरसंवर्धी प्रमदावन वर धारण केली होती. रत्नजडीत व उत्तम त्याला दाखविले. त्या उदारधी श्रेष्ठ मुर्नीची प्रकारे आच्छादलेले चौकेर सारखे सुंदर आणि त्या मनकवड्या ख्रियांनी नानाप्रकारे क्रीडा कल्याणपद आसन पुरोहितापासून माझून करून हसून व गाऊन परिचिर्या केली; परंतु घेऊन जनक राजाने तें स्वहस्तांनी व्यासपूत्र शुद्धाचे शुकाचार्य निःशंकपणे आपल्या काम-शुकांना परमादराने अर्पण केले. त्यावर शुक गिरीतच गढून होते. कामक्रोधादि मनो-बसल्यानंतर त्यांची जनकांने सज्जाळ पूजा विकारांचा पार उच्छेद करून इंद्रिये मुठीत केली. प्रथम पाय देऊन नंतर अर्ध्य समर्पण आणली असल्यामुळे त्यांना त्या युवतीलीलांच्या केले आणि अखेर त्यांना गाय दिली. यायोगाने आनंद झाला नाही, अथवा रागही प्रमाणे जनकांने कलेल्या यथाविधि मंत्रयुक्त आला नाही. तदनंतर त्या श्रेष्ठ ख्रियांनी पूजेचा व गाईचा स्वीकार केल्यावर त्या तपो-त्यांचेसाठीं देवांना. शोभणारे दिव्य रत्न-निष्ठ द्विजश्रेष्ठांने राजाचा सन्मान करून कुशल-खाचित आणि स्फृहणीय आच्छादान घातलेले प्रश्न केले; व राजावरोबर आलेल्या लोकांचाही शय्यासन दिले. मग पादप्रक्षालन करून क्षेमसमाचार शुकांनी जनकास पुसला. नंतर, संध्यावंदन आयोपल्यावर शुक त्या शूचिर्भूत हे राजंद्रा, शुकांची आज्ञा होतांच जनक व आसनावर मोक्षध्यान करीत बसले. त्या आसन-त्याचे बरोबर आलेले लोक खाली बसले. त्या वर शुकाचार्य रात्रीचा पाहिला प्रहर संपे वेळीं तो थोर अंतःकरणाचा कुलीन जनक तों ध्यानस्थ बसले होते. नंतर, मध्यरात्र राजा जमीनीवरच बसला; आणि हात जोडून होतांच रीतिप्रमाणे त्या समर्थ ऋषींनी निद्रा त्या राजाने उलट व्यासपूत्राला क्षेमकुशल व घेतली; आणि एक प्रहर लोटल्यानंतर पुनः अखेंड तपोविभव इत्यादिसंघी विचारल्यावर उटून ते शूचिर्भूत झाले; व एवढ्या सुंदर आपले येणे कां झाले? असा प्रश्न केला. ख्रियांचा गराडा सभोवार होता तरीही पुनः शुक ह्याणाले:—राजा, तुम्हेच कल्याण असो. ध्यानस्थच बसले. हे भारता, याप्रमाणे शुकांनी पित्याने मला सांगितले कीं, विदेह देशाचा यक्किचित्तही न ढळतां जनकाकडे आल्या. राजा जनक माझा यजमान असून मोक्षधर्म-नंतर राहिलेला दिवस व सर्व रात्र त्याच्या र्थांचा मोठा जाता आहे. कालापिव्यय न अंतःपुरांत काढिली.

अध्याय तीनशं सविसावा.

—:::—

जनकाचा शुकांस उपदेश.

भीष्म सांगतात:—हे भारता, दुसरे दिवशी मी तुझाकडे आलो आहें. तर, हे सदाचार-सकाळी आपल्या ख्रियांस समागमे घेऊन जनक संपन्नश्रेष्ठा, मी विचारतो त्या प्रभांची उच्चे-

करितां त्याच्याकडे जा, ह्याणजे तुझ्या मनांत प्रवृत्ति अथवा निवृत्ति या धर्मविषयीं कांहीं संशय उरला असल्यास तुझा संशय तो उलगडून सांगेल. या प्रकारची पित्याची आज्ञा शाल्यानंतर शंका निरसन करून घेण्यासाठीं शाल्याची आपल्या विचारतो त्या प्रभांची उच्चे-

कृपा करून मला सांग. या जगामध्ये ब्राह्म-ज्ञान (विज्ञान) शाल्याशिवाय मोक्षप्राप्ति जांची करत्यें कोणतीं ? मोक्षरूपी पुरुषार्थाचे होत नाही; आणि गुरु केल्याशिवाय ज्ञान स्वरूप व रहस्य काय ? मोक्ष मिळविण्याचे साधन मिळत नाही. भवसागर तरून जाण्याला ज्ञान कोणते ?—ज्ञान कीं तपे ? या माझ्या शंका आहेत. ही नौका कलिंगी असून, या नावेचा कर्ण-

जनक सांगतोः—जन्मादारभ्य ब्राह्मणाने धार गुरु होय. ज्ञानप्राप्ति होऊन मनुष्य भव-काय करावें तें सांगतों, ऐका. उपनयनविधि सागर तरून गेला म्हणजे त्याला साधाव-शाल्यावर ब्राह्मणाने आपले सर्व लक्ष वेदा-यांचे तें त्यांने साधले. इतके शाल्यानंतर ध्ययनाकडे लावावें; कोणाचाही हेवा न करितां पाहिजे तर त्यांने दोहीचाही (नाव व नाविक ब्रह्मचर्याश्रमाप्रमाणे वर्तन ठेवून ब्राह्मणाने यांचा) त्याग केला तरी हरकत नाही. कर्मातपाचरण व गुरुशूश्रूषा करण्यामध्ये सर्व काल चरणावर सर्व जगत् अवलंबून असल्यामुळे, धालवावा; आणि देवता व पितर यांचे क्रतां कर्माचा नाश होऊन नये, आणि जगही नीट तून मुक्त व्हावें. इदियनिग्रहपूर्वक वेदपठन चालावें, म्हणून (बुद्धिभेद न करितां) आज-समाप्त शाले त्यांजे गुरुला दक्षिणा समर्पण पर्यंत जे ज्ञात होऊन गेले ते चार आश्रमांनी करून त्याचे आज्ञेने द्विजाने घरी येऊन युक्त असलेला धर्म पाळीत आले. या क्रमाने सोडमुंज (समावर्तन) करावी. समावर्तनानंतर गृहस्थधर्माची दीक्षा घेऊन आपल्या पत्नीसह कोणाची असूया न करितां यथाविधि जन्मांनी त्याला मोक्ष प्राप्त होतो. अनेक जन्म आग्नीहोत्र चालवीत सुखानें काळक्रमण करावी. मग पुत्रपौत्र शाल्यानंतर वानप्रस्थाश्रमाचा परिग्रह करून द्विजाने गृहस्थाश्रमांत घेतलेले शालीं ह्यांजे अशा शुद्धात्म्याला पहिल्या अग्नीहोत्रच पुढे चालवून अतिथिअभ्यागतांचा ब्रह्मचर्याश्रमांत देखील मोक्ष मिळेल. या यथाशास्त्र सन्कार करीत रहावें. तदनंतर धर्म प्रकारे करणशुद्धि होऊन मोक्षप्राप्ति शाल्यावर वेत्या द्विजाने त्या अग्नीची आपल्या अंतर्यामी सर्व दृश्य वस्तुंचे सत्यज्ञान होतें. मग यथान्याय स्थापना करून द्वंद्ररहित व विरक्त-त्यांने बाकी गार्हस्थ्यादि तीन आश्रम पाळून चिन्त होऊन चतुर्थाश्रमाचा स्वीकार करावा.

शुक प्रश्न करितातः—शास्त्रज्ञान व अनुभवज्ञान होऊन मन कायमत्रे सुखदुःखादि करीत तर द्वंद्वाच्या संस्कारांपासून अलिस राखण्याचे कठीन कार्य जर एखाद्याला एकदमच साधले, साहाय्याने परमात्म्याला ओळखावें. ज्याप्रमाणे तर ब्रह्मचर्यादि तिन्ही आश्रमांचा परिग्रह जलचर प्राणी जलांत रहात असून जलाहून करणे अगदीं अवश्य आहे कीं काय ? अशी अलिस असतो, तसें भूतमात्राचे ठिकाणी आपण माझी शंका आहे. तर, हे राजा, श्रुतीची या-असून सर्व भूत वस्तु आपणामध्ये आहेत हें संवंधी काय आज्ञा आहे ती सांगून माझा ओळखून त्यांचा संस्कार मात्र आपलेवर होऊन संदेह कृपा करून फेडून याक.

जनक सांगतोः—शास्त्रज्ञान व अनुभव-सुखदुःखादि-द्वंद्ररहित होऊन मनुष्याने इह-

लोक सोडला म्हणजे—पक्षी जसा खालून काढतां येणे शक्य आहे. हे विद्वच्छ्रेष्ठ, मी जें आकाशांत उढतो, तसा मनुष्य देह येथे सांगतो आहें तें सर्व आपणांस कळत अस-सोडून मोक्षाचा. अनुभव घेण्यास जातो. या-ल्याचे मला लख दिसत आहे. किंवदुना, जें संबंधी पूर्वी यथाति राजाने म्हटलेल्या व मोक्ष-जें जाणण्यासारखे आहे तें आपल्यास पूर्णपै शास्त्रज्ञ द्विजांनी परंपरेने आजवर राखलेल्या अवगत आहे. हे ब्रह्में, आपल्या गुरुच्या कृपेने शास्त्रांमध्ये तें सारखेच आढळून येते. मन आणि शिकवणीने आपल्याला अविवित प्रत्येकाचे हृदयांत आहे, दुसरे कोठंही नाहीं. असें कांहीच राहिलें नसून आपण विषयांच्या कक्षेच्या बाहेर गेलां आहां. हे मुनिश्रेष्ठ, योगध्यानाकडे उत्तम रीतीने लावले ह्याणजे त्याच्याच प्रसादांने मीं आतां सांगितल्या प्रकारचे विषय ज्ञान मला सुरलें; आणि त्यामुळेच प्रत्येकाला स्वतःला तें ओळखितां येईल. ज्याच्या-रचें दिव्य ज्ञान मला सुरलें; आणि त्यामुळेच पासून दुसऱ्याला भय वाटत नाहीं, तसेच आपले खरे स्वरूप माझ्या ध्यानांत आले जो दुसऱ्या करापासूनही भीत नाहीं, त्याच-आहे. आपल्या अंगीं (आपणांस वाटत आहे प्रमाणे ज्याला कशाची इच्छा नाहीं आणि जो त्यापेक्षां) श्रेष्ठ प्रकारचे विज्ञान, उच्च जातीची कोणाचाही द्वेष करीत नाहीं, त्यालाच ब्रह्माची गति आणि थोर सामर्थ्य असून आपल्याला प्राप्ति शाळी असें समजावें. जो कायावाचामने-मात्र त्याची जाणीव नाहीं. अनुभवज्ञानामध्ये करून भूतमात्राविषयीं पाप (असद्ग्राव) आपली गति शाळी असूनही, कोंवच्या वयाचितीत नाहीं, तोच ब्रह्मरूप शाळा. मनाला मुळे, संशयनिवृत्ति न शाळ्यामुळे, भीमिमुळे किंवा आन्त्याकडे योजून जो मोहांत पाडणाऱ्या मोक्ष दुर्लभ आहे अशा दृढ कल्पनेमुळे—आप-असूयेचा त्याग करितो आणि काम व मोह ल्याला ज्ञान शाळे नाहीं असेच आपणांस वाटत सोडून देतो, त्यालाच ब्रह्मपद मिळते. द्वंद्व राहित होऊन जेहां मनुष्य कर्ण, नेत्र इत्यादि मुळे, संशयनिवृत्ति न शाळ्यामुळे, भीमिमुळे किंवा इंद्रियाचे विषय व सर्व भूतें यांना सारखीच मोक्ष दुर्लभ आहे अशा दृढ कल्पनेमुळे—आप-असूयेचा त्याग करितो आणि काम व मोह ल्याला ज्ञान शाळे नाहीं असेच आपणांस वाटत इंद्रियाचे विषय व तेहां ब्रह्मपदाची प्राप्ति होते. स्तुति व निंदा, सुर्वण व लोह, सुख व दुःख, शीत व उष्ण, शुभ व अशुभ, प्रिय व अप्रिय आणि व उष्ण व मरण या द्वंद्वांपैकी कांहींही प्राप्ति नाहीं; आपण विषय-जन्म व मरण या द्वंद्वांपैकी कांहींही प्राप्ति नाहीं; आपण विषय-नाहीं, त्यालाच ब्रह्माचे ज्ञान होते. ज्याप्रमाणे लोलुप नसून नृत्य आणि गीत यांकडूल मुळीचे कूर्म आपलीं इंद्रिये प्रथम पसरून मग उत्सुक नाहीं; कोणत्याही प्रकारची वासना पुनः स्थांचा संकोच करितो, त्याप्रमाणे आपणांस उत्पन्न होत नाहीं; बांधवांची ममता भिक्षुवृत्तीने रहणाऱ्या मनुष्यांने मनाला नाहीं आणि भीतिजनक गोषीचे आपणांस आवर घालून इंद्रियांचा निघ्रह करावा. भय वाटत नाहीं. हे महाभाग, आपण मातीचे जसें अंधकारांने व्यापलेले घर दीपाचे साहायांने ठेंकूळ, दगड किंवा सोने हीं सर्व सारखीं धुंडाळतां येते, तसें बुद्धिरूपी दिव्याचे साहायांने मानितां असें मला स्पष्ट दिसत आहे. अविज्ञानामुळे अदृश्य असलेले परब्रह्म शोधून नाशी व आमयरहित अशा मोक्षमात्रांकडे

आपली बुद्धि स्थिर शाली आहे, असें मला लोकपाल व कृषिसमूहांसह सर्व देव लोकांचे व अन्य ज्ञात्यांना उघड दिसत आहे. ब्रह्मन्, कल्याण करण्याच्या बुद्धीने नित्य त्या हिमाजी कलप्राप्ति ब्राह्मणांने धर्माचरण करून लयाचा आश्रय करितात. महात्मा विष्णुंनी मिळवावयाची आहे, ती आपणांस मिळाली पुत्रप्राप्तिसाठी याच पर्वतावर तपश्चर्या केली. आहे. तेहां आपणांस मिळालेल्या फलापासून तेथेच सुरसेनेचे नायक कुमार कार्तिकस्त्वामी यांनी बालदरोत असतांना एक शक्ति पृथ्वीतलावर रोंगून तिन्ही लोकांना अवमानपूर्वक असे भट्टले कीं, 'जो कोणी त्रैलोक्यांत मजपेक्षां श्रेष्ठ असेल, ज्याला ब्राह्मण प्रिय असतील, जो कोणी माझ्यासारखा वेद व ब्राह्मण यांचा ही माझी शक्ति उपटून काढावी, अथवा निदान

अध्याय तीनशे सत्ताविसावा.

—:::—

शुक्रांचे व्यासांकडे पुनरागमन.

हिमालयवर्णन.

भीम्य सांगतातः—याप्रमाणे जनक राजाचे हालवावी तरी ! ' ही गर्वोक्ति ऐकून, हें कार्य भाषण ऐकून, सर्व संशय दूर शाल्यामुळे अंतः— कोण करील अशी तिन्ही लोकांना चिंता करणाची शुद्धता पावलेले शुक मुनि बुद्धि- उत्पन्न होऊन फार दुःख झाले. त्या समर्थी सर्व द्वारा आल्याला ओळखते शाळे; आणि आत्मा- असुर, राक्षस व देव यांची इंद्रिये व मन रामाचे ठिकाणी दंग होऊन सर्व बाह्य विषयां- गोधळून गेलीं आहेत असे जेव्हां भगवान् पासून त्यांची चिन्तवृत्ति परावृत्त शाली. शुद्धात्मा विष्णु यांने अवलोकन केले, तेहां जनकाच्या उपदेशांने त्यांचा उद्दिष्ट हेतु या प्रसंगी काय करणे सुविहत आहे याचा सफल शाल्यामुळे त्यांना परमसंतोष होऊन, विचार करून त्या पुरुषोत्तमांने कुमाराची त्यांचे चिनाची खळबळ नाहीशी शाली. मग गर्वोक्ति सहन न शाल्यामुळे अभिज्ञाले- आणखी कालव्यय न करितां वायुवेगांने अंतरि- सारखी प्रस्वर दृष्टि कार्तिकस्त्वामीकडे फेकून क्षांतून उत्तर दिशेने ते हिमालय पर्वताकडे त्या जळजळीत शक्तीला हात घाटला; जावयास निघाले. याच सुमारास सिद्ध व आणि उजव्या हातानें ती गदगद हालविली ! चारण यांच्या वास्तव्यानें भूवित शालेल्या हिम- याप्रमाणे महासर्थ श्रीविष्णु ती शक्ति वृत् पर्वताला भेटण्याचे उद्देशांने नारद ऋषि हालवू लागले तेहां पर्वत, रांवेने इत्यादि- निघाले हेते. अप्सरासमुदायांने युक्त व शान्त कांसह सर्व पृथ्वी कंपायमान शाली ! पण स्वरालापांनीं गजबजलेल्या त्या नगराजावर कार्तिकेयांने पुरुलेली शक्ति उपटून काटण्याचे हजारों किंवर, आणि भृंगराज, मङ् (कारं- सामर्थ्य अंगीं असतांही फक्त तिला हालवून डव) खंजरीट, विचिनाकृति जीवजीवक प्रभूने स्कदराजाचा मान ठेविला. याप्रमाणे ती इत्यादि विविध पक्षी, रेंकडों प्रकारचे केका- शक्ति हालवून भगवान् प्रदादाला भृणाले कीं, रव करणारे चित्रविचित्र मयूर, राजहंसांचे धवे, व ' कार्तिकेयांचे सामर्थ्य अवलोकन कर. दुसऱ्या कृष्णवर्ण कोकिला इत्यादिकांचे वास्तव्य असून, कोणाचेही हातून अशी करणी व्हावयाची पक्षिराज गरुड आपल्या अधिकानांने नेहमीं नाहीं ! ' हें बोलणे सहन न शाल्यामुळे ती शक्ति त्या पर्वतश्रेष्ठाला अलंकृत करीत होता. चौथे उपग्रहांचा निश्चय करून प्रन्हावानें ती हातात

धेतली. परंतु तपच्चानें ती शकि अणुसूभर शुकानीं पितृचरणवर मस्तक डेविले. नाही. अस्तीन्हेप्लाईकडे होइना ! तेव्हां तो हिरण्य-विहितेपचारपूर्वक दुसऱ्या गुरुजनांबा घेण्यात कशिसूच बालक मोज्याने ओरडला. व शुक मुनीनीं पित्याला. मुदित मनाने अस्तीन्हे मूळ्यां येऊन गिरिशिखरावर विहळ होऊन राजापाशी झालेला हस्थंभूत संवाद निवेदन केला. धाढकन भूमीवर पडला !

बाबारे, याच नगोत्तमाच्या उत्तर बाजूला जाऊन बृषवाहन शंकरांनी उग्र तपश्चर्या केली. त्याच्या आश्रमाचे समोवार देवीप्यमान् अस्मि पसरला. असल्यामुळे, दुर्घट्यारी लोकांनाच शांताचित्त व जितेंद्रिय असे शिष्य न्यायेकेजाती. काय-पण खक्ष, राक्षस व दानव यांना बसले होते. तेव्हां साङ्ग वेदांपर्यं परंगमकृ देखील त्या आदित्यपर्वतावर जाणे दुर्घट आहे. झालेल्या तपेनिष्ठ व्यासशिष्यांनी हात्त जेदून त्या पर्वताचा विस्तार दहा ओजने असून नघतेने आपले गुरुला असे घटले. समोवती अग्रिज्वालांचे कडे आहे. तर्थे एका पायावर उभे राहून जाते महावेव दिव्य सहज वैष्णवर्थत तपाचरण करीत होते; आणि त्यांना येणाऱ्या विमांचे निवारण करीत महासमर्थ भगवान् अस्मि स्वतः तर्थे जाग्रुक होता; व उग्र तपाचरणांत मम झालेल्या महादेवांच्या तपश्चयेने सर्व देवांना ताप होत होता.

याच हिमालयाच्या पूर्वदिशेला एका निर्जन कञ्चित्त वर महातपस्वी पराशरसुत ज्यास हे सुमंतु, महाभाग वेशंपायन, विशालबुद्धि जमिनि व वप्स्ती पैल या आपल्या चौधा शिष्यांना वेद शिकवीत होते. ज्या ठिकाणीं तपोनिष्ठ व्यास तील सूर्यध्यमाणे उज्ज्वल असलेल्या शुकानीं मुनि शिष्यांसह बसले होते, तो आपल्या पित्याचा उत्तम व रमणीय आश्रम आकाशांतील सूर्यध्यमाणे प्रखर असा वेद यावे. याप्रमाणे सहाव्यांशी शिष्यांशी काळाज्यावै आपल्या पुत्र आपलेकडे येत आहे असे प्रमाणे वेदपरंगतेत स्वयाति हो असेन्होत्र हेही आपल्या पुत्र आपलेकडे येत आहे असे प्रमाणे वेदपरंगतेत स्वयाति हो असेन्होत्र हेही महात्मा. शुक वृक्ष, पर्वत व अन्य विषव यांना कृपा करून एवढी आमची वितंती माळ करा.” वेद शिकविष्यास पात्रकोणे तपश्चयेन अंतरिक्षांतून चालला होता. शिष्यांचे हेही भाषण एकून वेतल्यावर, परंतु पित्यासंजिध. येतांकर्णीच त्या अरणिसंभव लोकीं श्रेष्ठ गति करी मिळेल याचे सदा

चिंतन करणारे, वेदार्थज्ञाते, बुद्धिमान् व बून या नियमांच्या उलट वेदांचे अध्ययन धर्मस्मि पराशरसुत व्यास यांनी आपल्या अथवा अध्यापन करील, त्याचा अधःपात शिष्यांस उद्देशून धर्मज्ञेस अनुसरून व होऊन, धर्मज्ञेविरुद्ध चालणाऱ्या त्या गुरु-कल्याणपद असे माण केले. ते हाणाले, शिष्यांमध्ये सेहाज्ञ न रहातां देवभावउपभ “ ब्रह्मलोकामध्ये चिरकाल रहावयास मिळावे होईल. वेद : ना शिकवावे व शिकावे तो अरी ज्याची इच्छा असेल, त्यांने वेदाज्ञ प्रकार मीं तुझ अ निस्पृण केला. ही माझी ऐक्याविद्यी उत्कंठित असेल अशा ब्राह्म-शिकवण नीटी लक्षांत ठेवून शिष्यांना वेद पाला नेहमीं वेद सांगावे. तुमच्यासारखे शिकवा, हाणजे ते तुमचे उपकृत होतील. ”

पुण्याळ वेदवेते व्हावे या हेतूने अनेक शिष्य करून तुझी वेदाचा प्रसार करा. ज्याची शिष्य होण्याची इच्छा नाहीं अशा व्रतहीन दुरा-

त्याला वेद शिकवू नये. शिष्य करतांना

त्याचे अंगी कोणते गुण अवश्य पाहिजेत ते मीं आतां सांगितले, ते नीट लक्षांत ठेवा. पडतांच हर्षनिर्भर होऊन त्या ओजस्वी व्यास-शिष्यांच्या चारित्र्याची पारख केल्यावांच्यन शिष्यांनी पक्षेकांस आनंदांने कवटाळले. गुरुने कोणासही विद्या सांगू नये. तावून, नंतर, आपल्या परमपृज्य गुरुंनी प्रस्तुत व तोडून व मुलाळून जरी शुद्ध सोन्याची पुढेही आपल्याला फार उपयोगीं पडेल असे परीक्षा करितात, तशी कुल, शील व गृण जे ज्ञान आपणांस सांभितले, तें निरंतर मनापाहून शिष्य होऊं इच्छणाराची कसोटी मध्ये बालगून आणण त्याप्रमाणे वर्तन ठेवू, ध्यावी. न सांगण्यासारख्या अथवा ज्यांपासून असे एकमेकांना अनुलक्षन ते बोलू लागले. मग वाईट परिणाम होण्याचा संभव आहे अशा थोड्या वेळांने त्या वाक्पटु शिष्यांनी पुनः गोटी शिष्यांना कर्याही सांगू नयेत. विद्या व्यासांना मुदित अंतःकरणांने विज्ञप्ति केली, थीर्ती श्राहकता व मेहनत यांच्या मानांने ‘ हे मुनिश्रेष्ठ प्रभो, जर आपली आज्ञा होईल त्याला विद्या येते. सर्व अडकणीतून मुक्त तर वेदांचे लहान लहान भाग करण्याचे उद्देशून असिल शिष्य कृतार्थ व्हावे अरी शाने या पर्वतावरून सालीं पृथ्वीवर जाण्याचा माझी इच्छा आहे. सूणून ब्राह्मणांना पुढे कूरून आमचा मानस आहे. ’

बारही वर्षांना वेदज्ञान ऐक्यप्रयास हरकत आही. वेदांध्ययन सांगण्याची रीति या प्रका- राजा, शिष्यांचे हें भाषण ऐकून प्रभु न्यासांनी न्यास धर्मज्ञेस अनुसरून असे रसी असून सर्व धर्मांमध्ये वेदाध्यापनर्धम हितकर उत्तर दिले, ‘ शिष्यहो, स्वर्गीं जा किंवा श्रेष्ठ आहे असे स्मृतीमध्ये सांगितले आहे. पृथ्वीवर जा, — जसे तुझांस आवडेल तसे करा; देवांचे स्तवन करण्याच्या हेतूने ब्रह्मदेवाने परतु फार जपून सावधगिरीने आपले काम वेद उत्पन्न केले. बुद्धिभ्रंशामुळे जो वेदपारं-करा. कारण, वेदामध्ये पुण्यकल कठीण व तुवोंध गत ब्राह्मणाची निंदा करील, त्याला ब्राह्म-स्थळे आहेत. (जर पठणांत दुर्लक्ष केलें त्याच्या अधिकेषणाच्या पातकामुळे कवापि जय तर तुझी वेद विसरून जाल.)’

यावयाचा नाहीं, जो धर्मज्ञेला धान्यावर बस-

वून या नियमांच्या उलट वेदांचे अध्ययन धर्मस्मि पराशरसुत व्यास यांनी आपल्या अथवा अध्यापन करील, त्याचा अधःपात शिष्यांमध्ये सेहाज्ञ न रहातां देवभावउपभ “ ब्रह्मलोकामध्ये चिरकाल रहावयास मिळावे होईल. वेद : ना शिकवावे व शिकावे तो अरी ज्याची इच्छा असेल, त्यांने वेदाज्ञ प्रकार मीं तुझ अ निस्पृण केला. ही माझी शिकवण नीटी लक्षांत ठेवून शिष्यांना वेद शिकवा, हाणजे ते तुमचे उपकृत होतील. ”

अध्याय तीनशे अष्टाविसावा.

—::—

व्यासरूत वायुवर्णन.

भीष्म सांघतातः—हें गुरुंचे भाषण कामीं गुरुने कोणासही विद्या सांगू नये. तावून, नंतर, आपल्या परमपृज्य गुरुंनी प्रस्तुत व तोडून व मुलाळून जरी शुद्ध सोन्याची पुढेही आपल्याला फार उपयोगीं पडेल असे परीक्षा करितात, तशी कुल, शील व गृण जे ज्ञान आपणांस सांभितले, तें निरंतर मनापाहून शिष्य होऊं इच्छणाराची कसोटी मध्ये बालगून आणण त्याप्रमाणे वर्तन ठेवू, ध्यावी. न सांगण्यासारख्या अथवा ज्यांपासून असे एकमेकांना अनुलक्षन ते बोलू लागले. मग वाईट परिणाम होण्याचा संभव आहे अशा थोड्या वेळांने त्या वाक्पटु शिष्यांनी पुनः गोटी शिष्यांना कर्याही सांगू नयेत. विद्या व्यासांना मुदित अंतःकरणांने विज्ञप्ति केली, थीर्ती श्राहकता व मेहनत यांच्या मानांने ‘ हे मुनिश्रेष्ठ प्रभो, जर आपली आज्ञा होईल त्याला विद्या येते. सर्व अडकणीतून मुक्त तर वेदांचे लहान लहान भाग करण्याचे उद्देशून असिल शिष्य कृतार्थ व्हावे अरी शाने या पर्वतावरून सालीं पृथ्वीवर जाण्याचा माझी इच्छा आहे. सूणून ब्राह्मणांना पुढे कूरून आमचा मानस आहे. ’

राजा, शिष्यांचे हें भाषण ऐकून प्रभु न्यासांनी न्यास धर्मज्ञेस अनुसरून असे रसी असून सर्व धर्मांमध्ये वेदाध्यापनर्धम हितकर उत्तर दिले, ‘ शिष्यहो, स्वर्गीं जा किंवा श्रेष्ठ आहे असे स्मृतीमध्ये सांगितले आहे. पृथ्वीवर जा, — जसे तुझांस आवडेल तसे करा; देवांचे स्तवन करण्याच्या हेतूने ब्रह्मदेवाने परतु फार जपून सावधगिरीने आपले काम वेद उत्पन्न केले. बुद्धिभ्रंशामुळे जो वेदपारं-करा. कारण, वेदामध्ये पुण्यकल कठीण व तुवोंध गत ब्राह्मणाची निंदा करील, त्याला ब्राह्म-स्थळे आहेत. (जर पठणांत दुर्लक्ष केलें त्याच्या अधिकेषणाच्या पातकामुळे कवापि जय तर तुझी वेद विसरून जाल.)’

याप्रमाणे आपल्या सत्यवचनी गुरुंची अनुशा

मिळतांच व्यासांना प्रदक्षिणापूर्वक शिरसा क्रवित्रेष्ठा, आपण जें झाणत आहां तें सर्व वंदन करून ते चौधे शिष्य तेथून पृथ्वीवर माझ्या मनाला पटले. तिन्ही लोकांमध्ये घड-आले. तेथे अंगिहोत्रापासून सौमयज्ञापर्यंत जारी प्रत्येक गोष्ट तुळांला अवगत असते. सर्व यज्ञ त्यांनी स्वतः केले; आणि ब्राह्मण, आपण सर्वज्ञ व सर्वदर्शी आहां, आपली क्षत्रिय व वैश्य यांच्या यज्ञायागादिकांमध्यें जिज्ञासा विश्वव्यापी आहे, यास्तव मला याजनकृत्ये करून तिन्ही वर्णांचा सत्कार वेलण्याचा आपला अधिकारच आहे. हे धेते व्यासशिष्य मुदित अंतःकरणांने ग्रुह-विष्वेष, या प्रसंगी मी काय करूं त्याची मला स्थाश्रमाचा अंगीकार करून राहिले. या आज्ञा करा. शिष्यांचा वियोग शाल्यामुळे प्रकारे याजन व अध्यापन करण्यांत काल-माझे मनाचा आनंद पार नाहीसा शाळा आहे. कमणा करीत असतां व्यासांचे शिष्य धन-स्थून, हे ब्रह्मणे, कोणत्या योटीचा दी असतां संपत्त होऊन त्यांची कार कीर्ति शाळी. इकडे, अबलेच करावा तें कृपा करून सांगा.”

शिष्य पृथ्वीवर गेल्यानंतर पुत्रासह बुद्धिसंपन्न नारद सांगतात:—मुनःपुनः देवांची व्यास एकांतस्थर्लीं जाऊन शांतपणाने ध्यान-आवृत्ति न करणे हा वेजांचे ठिकाणी दोष मग्न होत्साते आपला काळ घालवीत असता मानिला आहे; वताचरणावांचून रहाऱ्ये हें एके दिवर्शीं तपोनिधि नारद मुनि व्यासांना ब्राह्मणाला लांच्छनास्पद सांगितले आहे; पृथ्वी-भेटण्यासार्थीं त्यांच्या आश्रमांत आले; आणि वर वाहीक लोकांचे वास्तव्य पृथ्वीला कमी-मग्न नारदांनी मधुर वाणीने व्यासांना पुसले, पणा आणते; आणि स्त्रीचे ठारीं काजील “ हे वसिष्ठकलेत्पन ब्रह्मे, सांप्रत अपल्या चौकसपणा असला तर तो तिच्या मालिन्याला आश्रमांत वेदघोष कां पेकूं येत नाहीं वरे ? कारण हेतो. स्थून आपल्या सुबुद्ध पुत्रासह एखाया चिंताकांत मनुष्याप्रमाणे आपण एकटे तूं वेदघोष करण्यास सूरवात करून, राश-शांतपणाने ध्यानमग्न होऊन बसलां आहां, यांचे सांचे भांतीपासून उत्पन्न होणाऱ्या अंधकाराचा कारण काढ ! ज्याप्रमाणे धूळ, अंधकार त्या योगे निरास कर.

किंवा राहु यांनी ग्रासलेला चंद्र शोभायमान् भीष्म सांगतात:—नारदांचे भाषण ऐसून विसृत नाहीं, तसाच हा हिमालय पर्वत परमवर्मज्ञ व्यास मुनींना अत्यानंद होऊन वेदबोधावांचून निस्तेज दिसत आहे. वेदधनि त्यांनी तथास्तु स्थूले; आणि आपला पुत्र जो कानीं पढत नसल्यामुळे, वेदविषेसुमुदायांने युक्त शुक त्यासह ते वेदभ्यासनिष्ठ व्यास शिक्षाविषयात असूनही या नगराजाची पूर्वीची शोभा पार सांगितलेल्या नियमाला अनुसरून मोळवा व नाहीरीं क्षालीं असून सांप्रत हा फांसपारध्याच्या मधुर वाणीने स्वरयुक्त वेदघोष करून तिन्ही गृहाप्रमाणे दिसत आहे. वेदबोधारांचे सानिध्य लोक गर्जवूं लागले. या रीतीने, विविध धर्म जाग-नसल्याकारणांने हिमालयाला आपले वास्त-णारे ते प्रितापुत्र वेदाची आवृत्ति करीत असतां व्याने भूषविणारे तेजस्वी अष्टि, देव व यंधर्व प्रके दिवर्शीं भयंकर अंशावात प्रथम सुद्धांत यांची मागील प्रभा मला तर सांप्रत मावळल्या-सुरु होऊन नंतर हिमालयावर मोळ्या जोराने सारखी द्विसत आहे ! ”

नारदांचे हे भाषण श्रवण करून कृष्ण-पठन वंद टेवण्याची सूचना आहे हें लक्षात द्वैपायन व्यास झणतात, “ हे वेदबोधनिषुण आणुन व्यासांनी ‘ आज अनग्याय ? असे

आपला प्रभाव दास्तनुं लागला. तेब्बां ही वेद-

प्राणेन आपल्या पंत्राला वेदोळार थांजविण्यास वायुच कारण आहे. वायुच सर्व भूतांचे प्राणन सांगितले. था पिंडाजेन शुकाला फार आश्रम्य हणजे जीवन करीत असल्या कारणाने वायूला शैटले वैस्यांने मित्याला प्रश्न केला, ‘ब्रह्मन् प्राण अशीही संज्ञा आहे. पहिला प्रवह ही वायु कोठून उत्पन्न झाला? वायच्या या’ (समान) नामक वायु हा धूम व उपन्नता झूतीचा अर्थ काढ हूँग मला उलगडून सांगा.’ यांचेपासून उत्पन्न होणाऱ्या मेघसुमदायाला

पुकाच्या वा प्रश्नाने व्यासांना अतिशय गति देऊन, अंतरिक्षांतील मार्गाने वहात विस्तय वाटून ते ह्याणाले, “आपण अनेक्याय असतां मेघजलारीं संयुक्त झाल्यामुळे विद्युत उपजून वेदधेष्ठि वै ठेवावा अशा अर्थाची ही उत्पन्न होते व त्या येंगे तो प्रवह वायु आति सूचना आहे. तुला विव्य दृष्टि उत्पन्न झाली देवीप्रमाण दिसतो. दुसरा आवह (उदानाचे असून) तुम्हें मन स्वभावतः निर्मल आहे. आविदेविक नांव) नांवाचा वायु वहात असतां तमोगुण वै स्त्रोगुण यांच्या संक्षकारांपासून मोठा आवाज होतो. चंद्रादि सर्व तारकासु तुझी संत्रित संक्षणाकडे प्रवत्ति झाली गणांच्या उदयाला सदा हातच वायु कारणीभूत आहे. आरशांत ज्याप्रमाणे स्वतःचे प्रतिचिन्ह मानिला आहे. प्राण्याच्या देहाच्या उपाधीचा दृगीकर होते, द्याप्रमाणे कुद्दीचे साद्यांने आत्म-या वायूने आश्रय केला ह्यणजे त्यालाच तस्वाची तुला ओळख पटली आहे. अशा उदान असे निराळे नांव उपाधिभेदाने स्वरूपाच्या बुद्धीने वेदार्थ उकलून, वायु कोठून ज्ञात्यांनी दिलेले आहे. चारही समुद्रांचे पाणी आला हैं कोडे ते उलगडून घे. परमात्मा शोपून घेऊन ते उडक अंतरिक्षांतील मेघांना विष्णुच्या मार्गाला देवथान द्यणतात; व तमो- निसरा उद्धव नामक सदा गमनशील वायु उणांते युक्त असलेल्या मार्गाला पितृयान अशी अर्पण करितो; व मेघांना याप्रमाणे सजल संज्ञा आहे. इहलोक सुटल्यावर अनुक्रमे केळ्यावर असे वारिपुरित मेव तोच वायु पर्जन्य-स्वरूपला व नरेकाला नेणारे हेच दोन मार्ग होत, देवतनच्या न्वाधीन करितो. चौथा संवह वायु या वायु हे पृथ्वीवर आणि अंतरिक्षांत वाहतात. मेघांना अंतरिक्षांत सावरूप थरून ते निरवायुमर्ग एकदर सात आहेत, ते तुला क्रमशः निराळ भागांत वाटून देतो; आणि वर्षांकालीं सांगतो, ऐक. वस्ता, साम्य व अन्य बालेत त्यांचेकडून जलवृष्टि करावितो. याच वायुच्या प्रहृष्टांते यांच्या अधिष्ठानांने असेलीं जीं सामर्थ्यानं एकत्र झालेले मेव पृथक होताना नरवेहाची भैश्रित्र्ये त्यांचेपासून समान वायु जो गडगडाई होतो तेही या वायूंचे एक रूपच या दुर्जय पुत्राची उत्पत्ति झाली. समानवायु-होय. अखिल विश्वाच्या संरक्षणाकरितां हात पासून उदानवायु जन्मास आला. उदानपासून वायु मेवरूप वारण करितो. प्राण्यांची विभाने ध्यानसंभी निर्मिति झाली. व्यानापासून अपान आकाशांतून चालविण्याचे सामर्थ्य याच उत्पन्न झाला आणि अपानापासून श्रेष्ठ प्राणवायु वायूच अंगीं असून तो पर्वतांचा देखील चराडा विषाला. सर्व शत्रुंना जेरीस आणणाऱ्या करील असा समर्थ आहे. पांचवा विष्ठ नामक व्यतिसमर्थ प्राणवायुपासून मात्र दुसऱ्या कोण-वायु अति वेगवान, बलवान् व रुक्ष असून वृक्ष याही वायूची उत्पत्ति नोही. आतां या भिन्न उन्मनून पाडण्याची देखील शाकी त्याचे किंवा वायूंची निरानिराळीं कर्म तुला यथातश्य अंगीं आहे. या विवह वायूने मेव युक्त झाले झागतो. प्राणिमात्राचे निरानिराळ्या व्यांपरांना ह्याणजे या मेघांना बलाहक असे स्थानतात. ही

वायु भयंकर उत्थात करवून अंतरिक्षामध्ये दर्शवृन वारा जोरानें वाहूं लागला छाणजे बेव-
मोठमोठे गडगडाट उत्पन्न करितो. दिव्य आप वेत्ते लोक अध्ययन बंद ठेवितात. परमात्मान्ते
आकाशांतच वरच्या वर राहून खालीं पडत निःशारावायुस्वस्ती पेद जोरानें हाटले असदां
वाहीं, आकाशगंगेचे पुण्यकारक उदक खालीं वाच वायंना पीडा होते.”

न कोसळता अंतरिक्षांत आधारावांच्यन रहातें, युधिष्ठिरा, समर्थ पराशरपुत्र व्यासांनी
वसुंधरेला शोभविणारा सहमरणिम सूर्य एकरशिम पुत्राला इतके सांगून (वायु बंद शाल्यानंतर) पुनः
होतो, आणि कलाहीन शालेला चंद्र हा वेदपठण करण्यास सांगितले; आणि आष्ट
पुनः पोङ्डशकलायुक्त वर्तुलाङ्कात होतो, हे आकाशगंगेमध्ये खान करण्याकरितां निघून गेले.
सर्व या सहाय्या अतुलप्रभावाच्या परिवह

नामक वायुंचे सामर्थ्य आहे. सातवा परावह अध्याय तीनशे एकोणतिसावा-

वायु आयुर्मर्यादा संपतांच यथाकालीं भृतांचे

प्राण हरण करितो. या वायुच्या अनुरोधानेचे

नारदांचा शुकांस उपदेश.

मृत्यु व यम हे जातात. हे अध्यात्मचित्कामीष्म सांगतात:—व्यास निघून गेल्या-
शुका, मीच परव्रह आहें अशी ज्यांच्या नंतर शुक त्या विविक्तस्थलीं वेदपठणांत गटून
बुद्धीला ओढाव होऊन जे निरंतर योगध्याना— बसले असतां नारद अंतरिक्षामार्गातून शुकां-
मध्ये मम असून त्यांतच ज्यांना परमानंद कडे आले. देवविं नारद आपल्याकडे अले
वायतो, अशा पूर्णांना हाच वायु मोक्षमार्गा— असं पहातांच शुकांनी त्यांपासून बेदर्थ
कडे नेतो. याच्याच साहानें पूर्वी दक्षप्रजा- विचारून घण्याच्या इच्छेने वेदोक्तविधीनें
पतिच्या दहा हजार पुत्रांनी ब्रह्मांडाचा अंत अर्धपूर्वक त्यांची पूजा केली. शुकांनी केलेल्या
लावला व ते पलीकडे गेले. निर्बीजसमाधि- पूजनाने संतुष्ट होऊन नारद म्हणाले, ‘हे
कालीं या वायुचा संपर्क होतांच जीवास धर्मजंत्रेता, तुम्ही मी कोणते प्रिय करू ते सांग.’
श्रेष्ठ पद्माची प्राप्ति होऊन, प्रारम्भकर्माचा अंत हे भारता, नारदांचे हे आनंददायक भाषण
होतांचे पुनरावृत्तीचे भय त्या पुम्पास उरत श्रवण करून शुक म्हणाले, ‘या जगतात जे
नाहीं. असा हा सातवा वायु अतिसमर्थ व मला हितप्रद होईल असे ज्ञान मला सांगा.’
दुरातिक्रम आहे. हे सप्तवायु अदितीचे अति नारद संगतात:—पूर्वी एकदा भगवान्
अद्भुत पुत्र होत. यांना वारेल निकडे अनि- सनक्मुकारांनी तच्च जाणण्याचे हेतूने त्यांचे-
मद्द संचार करितां येतो व सर्व वस्तु या कडे आलेल्या सदाचारसंपन्न ऋचीना असे
वायुंना गोचर अहेत; किंवृत्तु या वायुच्या सांगितले कीं, ज्ञानासारखा अन्य नेत्र नाहीं;
त्यांना आधार आहे. हा पर्वतश्रेष्ठ हिमालय सत्यासारखे दुसरे तप नाहीं; आसक्तिसारखे
देवील या सोसात्याचे वायानें हालवून सोडिला, दुसरे दुःख नाहीं; आणि त्यागासारखे दुसरे
हे सरोवर मोडे आश्रित आहे. वेद द्विणजे सुख नाहीं. पापाचरणाचा तिरस्कार, नेहमीं
श्रीविष्णुचे निःशासवायु आहे. हे कार पुण्यकर्मे करण्याची प्रवृत्ति, सदाचार व धर्मा-
जोरानें हाटले असतां जप्तला पीडा होते, हाणून चरण यांवाचून दुसरी श्रेष्ठ व कल्याणाची
वेदपठणाने जगाला पीडा होत आहे असे गोष्ट नाहीं. दुःखपूर्ण मनुष्यजन्म मास शाल्या-

१ यस्य निःशसित वेदाः।

वर जो त्यालाच चिकटून राहतो, तो मोहर्नि

संपदला म्हणून समजावें; तो दुःखांतून सुट्टा-
वयाचा नाही. ऐहिक वस्तूची आसक्ति ही
दुःखालाच कारण व्हावयाची. एकदा मनुष्य
ऐहिक विषयांत गढून गेला ह्याणजे त्याची
बुद्धि बळते आणि तो मोहजालांत अधिकच
गुरुफटूं लागतो. मोहवश शालेल्या मनुष्याला
इहपरलोकीं दुःखाशिवाय दुसरी गति नाही.
सर्व भूतांशीं मित्रभावावें वागावें. मनुष्यजन्म
त्वरित ऐष्टपदाची प्राप्ति होते. जो अन्य भूतां-
वयाचा नाहीं. ऐहिक वस्तूची आसक्ति ही
स्पर्श करीत नाहीं, किंवा त्यांच्याशीं बोलतही
नाहीं, त्यालाच, हे ऋषे, परमश्रेय मिळते.
बुद्धि बळते आणि तो मोहजालांत अधिकच
गुरुफटूं लागतो. मोहवश शालेल्या मनुष्याला
इहपरलोकीं दुःखाशिवाय दुसरी गति नाही.
सर्व भूतांशीं मित्रभावावें वागावें. मनुष्यजन्म
वाढेल तो उपाय करून काम व क्रोध यांना
ज्ञान शालेल्या जिंतेद्रिय मनुष्याचे कल्याण-
कल्याणेच्छूने आवरून धरिले पाहिजे. काम-
एहिक वस्तूविषयीं ओदासीन्य, समाधानवृत्ति,
क्रोधांची जोडी मनुष्याच्या कल्याणाचा
निरिच्छता आणि धीर या गोटीत आहे.
विच्वंस करावयाला बसली आहे. नेहमीं तपो-
बाबारे, आसक्ति टाकून इंद्रियनिघ्रह कर,
निष्ठाने आपल्याला कोधाचा विटाळ होऊं
ह्याणजे शोकरहित असलेल्या परमपदाची प्राप्ति
देऊ नये; संपन्नतेवर मत्सराची सावली पटू
होऊं होऊन, इहपरलोकीं तुला भय ह्याणून
देऊ नये; (संपन्न मनुष्याने मत्सर दूर ठेवावा.) कसले ते राहणार नाहीं. लोभरहित शालेल्या
विषेचे मान व अपमान यांपासून रक्षण करावें; मनुष्याला शोक करण्याची पाळी येत नाहीं,
(विद्येला मानापमानांचा स्पर्श होऊं देऊ नये;) ह्याणून लोभाचा त्याग करावा. हे सांम्या, लोभ
आणि आपल्या बुद्धीच्या हातून चुकी न सोडलास ह्याणजे दुःख व ताप यांपासून तुझी
होऊं देण्याची खबरदारी ध्यावी. दया हा मुक्तता होईल. दुर्घट गोष्ट साध्य करू इच्छि-
श्रेष्ठ धर्म आहे; क्षमा ही मोठी शक्ति आहे; णाराने नेहमीं तपाचरणांत राहून इंद्रिये व
आत्मज्ञान हेच उच्च प्रतीचे ज्ञान होय; आणि आत्मा यांचा निघ्रह करावा; आणि मान
सत्याहून श्रेष्ठ असे तर कांहीच नाहीं. सत्य स्वीकारून आसक्ति न ठेवितां विषयांमध्ये
माषण करणे चांगले; परंतु सत्यापेक्षां देखील वास्तव्य करावै. आसक्ति सोडून विषयांमध्ये
हितकर माषण करणे अधिक विहित आहे. राहणारा व एकांतवासांत राहणारा त्रास्यांया
कारण, प्राणिमात्राला जे अत्यंत हितकारक दोषांनाही त्वरित श्रेष्ठ सुख प्राप्त होते. सुख-
होईल तें सत्य, असे मी समजातो. ज्याने कर्म दुःखादि द्वादांचा अनुभव घेण्यांत सुख
करण्याचे सोडिले आहे, जो निरिच्छ आहे, मानणाऱ्या मनुष्यांमध्ये राहून जो आत्मतुष्ट
जो कशाचाही परिग्रह करीत नाहीं, किंवदुना असतो, त्याची विषयोपभोगाची इच्छा ज्ञान-
ज्ञाने सर्व ऐहिक वस्तूचा त्याग केला आहे, मुळे तृप्त झाली असे समजावें; आणि ज्ञान
तोच खरा विटान व पाण्डित होय. आसक्ति न शाल्यामुळे ज्याची विषयवासना न घेत झाली,
ठेवितां व इंद्रिये ताज्यांत राखून जे इंद्रि-त्याला अश्रु ढाळण्याची कधीही वेळ यावयाची
याचे द्वाराने विषयोपभोग घेतो, तर्सेच जो नाहीं. शुभ कर्म आचरल्याने देवत्व घेते; शुभाशुभ
देहेद्रियांबरोबर राहतो तथापि त्यांचेवांचून कर्म घडलीं तर मनुष्यजन्म मिळतो; व ज्याचे
ज्यांचे अडतही नाहीं; झणजे देहेद्रियांशी हातून निवळ अशुभ कर्मच घडलीं आहेत
जो तादात्म्य ठेवीत नाहीं, असा शांतिष्ठित व त्याला मात्र निर्झयोनीशिवाय गति नाहीं.
निर्विकार मनुष्य मुक्त होतो आणि त्याला संगाररुपी काहिलीन मृत्यु, जरा व दुःख

यांची पीडा भोगून सर्व प्राणी पोळले जातात, विश्रांतिस्थळें नाहींत; तो रस्ता अधांतरीं (आहें तुला कळत नाहीं काय ? अहितकर गोष्टीला धाराशिवाय) असून तेथें जर्मीन वैरे कांहीं तू हितकर मानितोस, अशाश्वताला शाश्वत नाहीं; वारेंत कांहीं फराळाला मिळावयाचे समजतोस आणि अनर्थकारक गोट फायाची नाहीं; व सर्व मार्ग अंथकारमय आहे. अशा आहे असा तुला ब्रम झाला आहे. या अस-प्रकारच्या बिकट वाटेने तुझ्याने एकटे जावबेल त्कल्यना सोडून यावयाच्या नाहींत काय ? कसे याचा विचार कर. तू इहलोक सोडून रेशमाचा किडा ज्याप्रमाणे आपणच निर्माण चाललास ह्याजे तुझ्या पाठीमागून सोबतीला केलेल्या तंत्रमध्यें आपल्याला अडकवून घेतो, कोणीही यावयाचे नाहीं. तू आयुष्यांत तसा तू मोहाने निर्माण केलेल्या स्वतःच्या कर्म-जीं सत्कृत्येव दुष्कृत्येव करून ठेविली असशील जालामध्ये आपल्याला गुंतवीत आहेस, पण हे तेवढी मात्र तुझी पाठ सोडणार नाहींत. विद्या, तुझ्या मात्र ध्यानांत येत नाहीं! ह्याणून ही शुद्ध कर्माचरण व विशाल झाम याचे द्वाराने आसाकी आतां पुरे कर. परिग्रह हाच दुःख-श्रेष्ठ साध्य (परमार्थ) मिळविण्याची खट-मूलक आहे. रेशमाचा किडा देशील स्वतः-पट कर. कारण, श्रेष्ठ साध्य प्राप झाले ह्याजे च्याच कृतीने गुरफटून आपला नाश करून पुनर्जन्मादिकांपासून प्राणी मुटलाच. विषयाधेतो. ज्याप्रमाणे वनगज सरोवराच्या चिख-दिकांनीं भरलेल्या मनुष्यवस्तीमध्ये राहण्याची लांत रुतले ह्याणजे त्यांतून मुक्त न होतां उक्त वासना ही प्राण्याला संसारांत अडक-जागचे जागी मरून जातात, तसे पुत्र, दारा व विणारी रज्जु आहे. सदाचारी लोक ही रज्जु सोयेरे यांच्या पाशांत पडणारे प्राणी शेवटीं तोडून भवपार होतात; दुराचारी लोक मात्र ही नाश पावतात. मोठमोऱ्या जाळ्यांच्या साहाने देवीतोडू शकत नाहींत. भवरूपी नदीचे रूप पाण्यांतून जमीनीवर ओढलेल्या मत्यांची हें तीर, मन हा वेग, स्पर्श हें द्वीप, गंध हा पंक ज्याप्रमाणे अनुकंपनीय स्थिति होते, त्याप्रमाणे (चिखल), शङ्दे हें उदक व रस हा ओष बेहस्ती पाण्यांची कशी दुःखमय अवस्था झाली आहे तर फारच बिकट आहे. क्षमारूपी वल्ही लावून इकडे पहा तर खरा ! सोयेरे, पुत्र, स्त्री व मोऱ्या देहस्ती नौकेला स्थिर करण्यासाठीं सत्यर्थमरूपी प्रशासाने केलेले धनादिकांचे संचय या सर्वांचा दोरखडाचा उपयोग करून दानस्ती वायूच्या इहलोक सोडल्यावर कांहींएक उपयोग नाहीं. मदतीने शरीरस्ती नाव हाकारून ही सपा-आपण केलेले पापपुण्यच काय तें आपले ट्याने वहात असलेली भवनदी मनुष्य प्राण्याने वरोबर यावयाचे असल्यामुळे तें तेवढे आपले तरून जावी. धर्म व अर्थम आणि सत्य व असें घण्टां येईल. पुत्रदारादिक सर्व येथेच असत्य यांचा त्याग कर. सत्य व असत्य टाकून निमृष्टपणे जर तुला येथून जावयाचे या देवेंचा त्याग केलास ह्याजे यांचा आहे हें समजत आहे, तर मग विनाकारण-त्याग करण्यासाठीं जे साधन उपयोगांत आणले या अनर्थपरिणामी वस्तूवर जीव कां ठेवून असशील त्याचाही त्याग कर. निरिच्छ होऊन वसला आहेस ? अवेवर जे तुला हितपरिणामी धर्माचा त्याग कर व लोभ सोडून अर्थमही होईल तें को करीत नाहीं ? ज्या मार्गाने सोडून दे. बुद्धीचे साहाने सत्य व असत्य तुला शेवटीं जावें लागणार आहे, त्या मार्गांत दाक आणि परमात्म्याचे ज्ञान करून घेतल्यावर

बुद्धीलाही कांटा दे: शरीरस्वी गृहामध्ये अस्थि आहों आणि आपल्या ठारीं सर्व सुष्ट पदार्थ हे स्तंभ व स्नायु हे रञ्ज असून, रक्तमांसाचे आहेत, अशी प्रतीति जितेद्विष मनुष्याला त्याला सारवण दिले आहे आणि अखेर कात- होते. वांगेल त्या अवस्थेत असणाऱ्या सर्व डचाने तें मैढविले आहे. दुर्गंध व मूत्रपुरीष प्रकारच्या भूतांना अशा प्रकारे आत्मस्वरूपाने यांची अरलेले, जरा, शोक व वहात्तर रोग ओळखण्याची पात्रता ज्याचे अर्गी आली, त्या असणे दुःख यांचं माहेरघर, रजोगुणाचे आगर परमात्मरूप शालेल्या मनुष्याचे हे ज्ञानसामर्थ्ये असणि क्षणभंगुर असलेले अशा स्वरूपाचे जें कधीही नष्ट होत नाही. ऐठ ज्ञान शाल्याबुळे भूतमात्राचे कांहीं कालपर्यंतचे वस्तिस्थान शरीर, मोहापासून उत्पन्न होणाऱ्या केशाचे ज्याला त्यावर आसक्ति करू नको. हे सर्व विश्व व कांहींच वाटत नाहीसे होते, अशा ज्ञानी विश्वाहून निराळे जें महत्त्व हीं दोन्ही पंच- मनुष्याला प्राणिमात्राशी संबंध आला असतां महाभूतात्मक आहेत. यापैकी महत्त्व परमा-देखालि दुःख होत नाही. ज्ञानाने ज्याचे त्याच्याच्या आश्रयाने असते. पांच इंद्रिये व अंतःकरणांत प्रकाश पडला, त्याला जगाच्या सच्चरजादि तीन गुण; (आणि माझे सांग- रहायीमध्ये कांहींएक दोष दिसत नाहीं. मोक्ष- प्रयांत आलेली आणखी नऊ तत्त्वे) मिळून पायवेता श्वेतो कीं, अनाद्यनंत परमात्मा या सतरा तत्त्वांच्या समुदायाला अव्यक्त अशी निर्विकार, निराकार आणि कर्तृत्वरहित असून संज्ञा आहे. ही अव्यक्तसंज्ञक सतरा तत्त्वे व शाणिमात्राचे ठिकाणी अंशरूपाने भरलेला पंच इंद्रियांचे पांच विषय व अहंकार आणि बुद्धि आहे. प्रत्येक प्राणी आपापल्या अशुभ कृत्यांचा हीं व्यक्तसंज्ञक सात तत्त्वे मिळून चोवीस परिणाम दुःखरूपाने नेहमीं भोगीत असतो; तत्त्वांची ही व्यक्ताव्यक्त सुष्टु होय. या चोवीस आणि हे दुःख आपल्याला भोगवयास लागू तत्त्वांनी युक्त असणाऱ्या भूताला जीव हीं संज्ञा नये. एतदर्थ यज्ञ करून तो अनेक प्रकारे प्राप्त होते. धर्म, अर्थ, काम (त्रिवर्ग) सुख-दुःख, जीवांची हन्त्या करिते. येणेमार्गे दुःख-जन्म-मरण या विषयांचे ज्याला तत्त्वतः मोर्चनार्थ केलेल्या यज्ञयागादि कर्मानीं दुःख तर यथार्थ ज्ञान ज्ञाले, त्यालाच उत्पत्ति व नाश यांचं सुष्टु नाहींच, परंतु प्राण्याचे हातून जीवांची इंगित कळले. ज्या ज्या गोष्टीचे ज्ञान करून हत्या वर्गेर आणखी पुष्कळ नवीनच कर्म घेणे अवश्य आहे, त्यांचे रहस्य हलके हलके घटतात व त्यांचा परिणाम पुनर्जन्म घेऊन क्रमानेच समजून घेतले पाहिजे. इंद्रियाना ज्यात्यास भोगवा लागतो. कृपय केल्यामुळे गोष्टीचे ज्ञान होते अशा इंद्रियमोरच वस्तुना सुधारावयास लागलेल्या रोगाचा रोग पुनः व्यक्त झालांत. बुद्ध्यादि लिंगाच्या साह्याने उलटून असा रोग्याला अधिकाधिकच त्रास मात्र ज्या गोष्टी कळतात. त्या इंद्रियातीत होतो, तरीच दुःखपरिणामी गोष्टीना सुखावह वस्तुला अव्यक्त अशी संज्ञा आहे. तृष्णाक्रांत समजणाऱ्या मोहांथ मनुष्याची स्थिति होते. होउम टेकीस आलेल्या प्रवाशाला एकाकीं आपल्या कर्माच्या योगाने तो पीडित होऊन, पावसाच्या सरी आल्या असतां जसा अत्या- मंथनदंडाने जसा एखादा पदार्थ घुसळला नंद होतो, तसा आनंद इंद्रियांचा निघ्रह कर- जावा तरी त्याची अवस्था होते; आणि यांचे ज्याला साखले त्या वेहधाच्याला होतो. कर्मानुसार वेगवेगळे जन्म त्याला प्राप्त होतास. सूक्ष्म-अंशरूपाने भूतमात्राचे ठिकाणी आपण या प्रकारे नानाप्रकारचे कष्ट भोगीत चक्रा-

पमाणं या संसारांत प्राण्याला एकसारक्या मनावर उमविण्याचा यत्न करावा: ह्याणजे जन्ममरणांच्या केंद्र्या करात्या लागतात. परंतु तात्काळ त्या वस्तुवरून मन उडल व या तं या सर्व बंधनांपासून मुक्त आला अमृत विचारसरणीने मनुष्य विरक्त होईल. गतगोष्टी-कर्माचा देखील ते त्याग केला आहेस. तं साईं शोक करणाराला धर्म, अर्थ अथवा मर्वज्ञ व सर्वप्रभु आहेस. संसारदग्धांपासून कीर्ति यष्टिकीं काहीं मिळावयाचे नाहीं, जें मुक्त होऊन श्रेष्ठ प्रकारची मिळिं तुळा प्राप्त मेले तें परत येत नाहीं. नष्ट वस्तु पुनः होवो. इंद्रियदमन करून तपश्चर्येच्या साम-कोणाला मिळाली आहे (असेही कोणाचे प्रकृत्यांनि आजवर पृष्ठक लोकांनी सर्व बंधनां वात नाहीं); जगातील वस्तुंचा कोणार्थी पासून सुटून अन्यतं मुख्यामुख अगी श्रेष्ठ संयोग व कोणार्थी वियोग हा खेळ संदर्भ चालूच प्रकारची मिळिं मिळविली आहे.

असतो यागाईं एकानेंच कोणीं वस्तुंचा वियोग

ज्ञाला द्याणून शोक करण्यांत अर्थ नाहीं. नष्ट किंवा मृत वस्तुवृद्धल जो शोक करितो, तो

एका दुःखाने दुमरे दुःख प्राप्त करून घेतो;

अध्याय तीनशें तिमात्रा.

—::—

नारदाचा शुक्राम उपदेश.

नारद सांगतात:—दुःखाचा उपशम डाशा अनर्थ उत्पन्न करितो. जगामध्ये ही वियोग-म्हणून शोकरहित, शांतिदायक व कल्याण-प्रयोग सारखी चालली आहे, हे बुद्धीने जे प्रद शास्त्राचं जे लोक अवण करितात. त्यांना आठग्नितात. तें गतगोष्टींसाईं अशु दाढीत शुद्ध बुद्धि प्राप्त होऊन त्या योगीं मोर्दे सूख बसत नाहीत. जगाच्या या रहायीचा ज्यांना मिळते. दररोज हजारो शोकप्रसंग व शोकदृष्टीं यथार्थ वेद ज्ञाला त्यांना रडावयाचे कारण भयप्रसंग मृदृ मनुष्याला प्राप्त होतात; परंतु काय? काहीं नाहीं. शारीरिक व मानसिक ज्ञानी मनुष्यास त्यांचा संसर्ग होत नाहीं. आपत्ति प्राप्त ज्ञाली असतां मानवी यत्नांनी याकरितां, कोणताही अनिटकारक प्रसंग तजवर ती दुर करणे जर शक्य नसेल, तर त्यावृद्धल येऊन नये ह्याणून भी पृष्ठ उपाय सांगतो तो एक. बृथा चिंता न करावी हें चरै. दुःखद गोष्टीचा

बाबरे, मनुष्याची बुद्धि एकदा त्याचे विचार सोडून देणे हेच दुःखाला औषध. कारण, कायांत आली ह्याणजे त्याला शोक करण्याचा विचार केल्याने दुःख कमी न होतां उल्ट कधीही प्रसंग यावयाचा नाही. पाहिजे ती बृद्धिंगत मात्र होते. मानसिक दुःखाचा विवेगाद न मिळाल्यामुळे व नको असेल तें घडल्या. काने परिहार करावा व शारीरिक दुःख औषधे मळे संकुचित बुद्धीच्या लोकांच्या मनाला घेऊन नाहीसं करावे. (मानसिक दुःख हरण कार दुःख होते. गतगोष्टीचे गुण आठवून दुःख करायांने) ज्ञानाचे अंगीं सामर्थ्य आहे. या करू नये. कारण, मग त्याविषयी संदर्भ चिंतन कांगीं मोज्या माणसांनी (अविवेकाचे प्रदर्शन करीत बसणाराची त्या गोष्टीविषयी आसक्ति करून) लहान मुलांच्या पंक्तीला जाऊन कर्धीच नाहीशी बावयाची नाही. ज्या वस्तुचे वस्तु नये. रूप, योवन, जीवित, द्रव्यसंचय, डिकाणी आसक्ति जेडेल तींत दोष कोणते आरोग्य आणि प्रियजनांचा सहवास या सर्व आहेत याचाच विचार करावा: आणि ती गोष्टी क्षणभंगर आहेत; ह्याणून ज्ञात्यांने या वस्तु परिणामी अहितकर होईल ही भावना गोष्टीचा लोभ धरू नये. सार्वजनिक आपत्ती-

बदल एका माणसानें शोक करूँ नये. शोक विचार न करितां अव्यापारेषु व्यापार करण्यांत न करितां प्रतिकाराचा जर काहीं उपाय असेल मग ज्ञालेल्या प्राण्याला घेऊन जातो. म्हणून तर तो मात्र तात्काळ अमलांत आणावयास दुःखापासून सुटका होईल असा उपाय पहावा लागावें. जीवितक्रमांत सुखापेक्षां दुःखच फार आणि शोक टाकून त्याचा अवलंब करावा, यांत काहीं संशय नाहीं; पण त्याबरोजरच हेही झाणजे सर्व संकटापासून सुटून मनुष्याला मोक्ष कबूल केले पाहिजे कीं, मोहामुळे माणसांचा मिळेल. श्रीमंत असो वा दरिद्री असो, त्याने विषयांकडे साहजिकच ओढा दिसतो; शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध या विषयांचा आणि मृत्यु हा कोणालाच आवडत नाही. उपभोग घेतल्यानंतर तद्विषयक सुख शिलक ज्याने सुख आणि दुःख हीं दोन्ही टाकली रहात नाही. (तें उपभोगीपूर्यतच असते, नंतर त्यालाच ब्रह्मपदाची प्राप्ति होते. अशा ब्रह्मस्वरूप नाहीसें होते.) कोणत्याही वस्तूंशीं संयोग ज्ञालेल्या मनुष्यासाठी ज्ञाते शोक करीत नाहीत. होण्यापूर्वीं भूतमात्राला तद्विषयक दुःख ठाऊक द्रव्य खर्च करितांना दुःख, संभाळतांनाही दुःख नसते. मग संयोगानंतर यथाक्रमाने वियोग आणि मिळवावयाचे तरीही दुःखच ! मग अशा होऊन पूर्वस्थिति (संयोगापूर्वीं) आली तर स्वरूपाचे हें द्रव्य नाहीसें झाले तर त्याबदलत्यांत शोकाला काय कारण आहे ? मनुष्याने चिंता कशाकरितां करावयाची ; विशिष्ट प्रका-शिरोदरविषयक वासनांचे धैर्यनिंदमन करावें; रच्या वेगवेगळ्या संपन्नावस्था प्राप्त ज्ञाल्या नेत्रांचे द्वारे हस्तपादांचे रक्षण करावें; नेत्र व असतां असंतुष्ट होणाऱ्या लोकांचा नाश होतो; कर्ण यांचे मनाने रक्षण करावें; आणि विद्येच्या परंतु कोणत्याही स्थितीं ज्ञाते मात्र संतुष्टच साधायाने मन आवरून धरावें. परिचित असतात. प्रत्येक गोष्टीला अखेर नाश आहे; किंवा इतर जीवांविषयीं प्रेम सोडून नम्रपणाने उच्च स्थानीं वास करणाऱ्या वस्तुला केव्हां तरी वागतो तोच सुखी व ज्ञाता होय. अंतश्चमीं अधःपतन हें ठेवलेलेच आहे; संयुक्त ज्ञालेल्या रंगणारा, निरच्छ, निलोभ, योगमग्न व स्वतःच्या दोन गोष्टींचा शेवटी वियोग व्हावयाचाच; कर्तव्यार्गाने चालणारा मनुष्य सुखी होईल. आणि जन्मास आलेल्या प्राण्याला मरण ठर-
लेलेच आहे ! तृणा कवीही संपावयाची नाही; म्हणूनच जात हे

अध्याय तीनशे एकतिसावा.

—०:—

संतोषाला धन समजतात. आयुष्य एक पळभर नारद संगतातः—सुखदुःखांची परंपरा स्वतःचे शरीरच जेथें अशाश्वत, तेथें कोणती येऊ लागली द्वाणजे शहाणपण, नीतिनेपृष्य वस्तु शाश्वत समजावयाची ! प्राणिमात्राच्या व पौरुष यांपकीं कशानेही मनुष्याला सुख-स्वरूपाचा विचार करितां ते अगम्य आहे हें दुःखांपासून आपले रक्षण करितां येत नाहीं. ओळखून जे परमार्थाकडे लक्ष पुरवितात, (तीं भोगल्यावांचून गति नाहीं.) तथापि त्यांना शोक करण्याचे कारण उरत नाहीं. त्यांचा प्रतिकार करण्यास झटणे हा आपला व्याव जसा पशुवर एकदम अडप घालून त्याला सहजर्थम समजून यत्न करीत रहावें. यत्न घेऊन जातो, त्याप्रमाण मृत्यु हा जीवाच्या करील त्याला दुर्दशा यावयाची नाहीं. जरा, इच्छा तृप्त ज्ञाल्या आहेत कीं नाहीन याचा मरण व रोग यांपामूळे प्रिय आत्मयाचा बचाव

करावा. कुशल धनुर्धरांनी सोडलेले तीक्ष्ण वाचा दोष असें म्हण. (पण वस्तुस्थिति वाण जसे शरीरांत भिनून दुःख देवात, तसे तशी नाही; हें नेसगिंक आहे.) पुरुषाचे शारीरिक व मानसिक रोग शरीराला पीडा टिकाणी उत्पन्न झालेले शुक्र स्त्रीचे ठार्यां देतात. कार्यतृप्तीनें पीडिलेला, दुःखांनी ग्रास- संक्रांत होतें, परंतु स्त्रीयोनीमध्यें संक्रांत झालेल्या लेला, जगण्याची इच्छा करणारा आणि सर्वस्वी शुक्रापासून केव्हां गर्भ उत्पन्न होतो, केव्हां परतंत्र अशा मनूष्यांचं शरीर सक्कीनें गर्भसंभव होत नाहीं. या प्रकाराला—मोहोर नाशाकडे खेचलें जातं. मरणशील जीवांचा येऊन कलौत्पत्ति होत नाहीं अशा आम्र-आयुर्दीय हरवडी कमी करीत अहोरात्र हेवृक्षाची उपमा देतां येईल. संतान व्हावें या एकामागून एक कधीही परत न वळणाऱ्या हेतूनें कांहीं पुत्रार्थी लोक नानाप्रकारच्या नदीप्रवाहाप्रमाणे सारखे निघून चालेले उपायांचा अवलंब करितात, पण त्यांना पूत्र-आहेत. शुक्रकृष्णपक्ष हे जन्मास आलेल्या प्राप्ति होत नाहीं. उलट—रागावलेल्या सर्पांला प्राण्यांना आठक्कीपाळीनें एकसारखे जीर्ण करीत पाहून जशी मनामध्यें भीति उत्पन्न होते, तशी आहेत. या कामी ते एक पढभर देखील कुफट भीति ज्यांना गर्भसंभवाच्या कल्पनेने वाटत घालवीत नाहीत. सूर्य स्वतः अविनाशी आहे, असेते, अशा लोकांना चांगला दीर्घायुषी पुत्र परंतु आपल्या अस्त्रांदयांच्या केंद्रांमध्यें भूत- होतो; जणू काय पूनः बाल्यादि दशांचा अनु-मात्राच्या सुखदुःखाची तो आहुति करीत भव घेण्यास वडिलांची स्वारी माधारी वळली आहे. अटूटपूर्वी व अतक्रित असे जे इट आहे ! पुष्कळदां असाही अनुभव येतो कीं, किंवा अनिष्ट प्रसंग मनूष्यावर येतात, ते सर्व पूत्र नसल्यामुळे उद्दिमचित्त असलेले लोक आपल्यावरोर गुंडाळून प्रत्येक रात्र जात पूत्र मिळावा या इच्छेने देवादिकांची पूजा आहे. कर्मांचे फल जर अन्य गोर्धीवर अवलं- अथवा तपश्चर्या करितात; पण त्यांचे पौर्णी बून नसते, तर प्रत्येक मनूष्याला तो इच्छील पूर्ण दहा महिने गर्भात पोसलेले कुलांगार तीं ती गोष्ट प्राप झाली असती. जितेद्विषय, दक्ष व पूत्र जन्मास येतात ! किंत्येकांना त्याच मंगल सूखुद्व माणसे देवांल जर संचितकियमाणादि- उपायांनी पूत्र होऊन तं धनधान्यादिकांचा कर्मविहीन असतील, तर त्यांच्या कोणत्याही व वडिला जित अन्य विषयांचा यथेच्छ उप-प्रयत्नांना सिद्ध यावयाची नाही. उलटपक्की— भोग घेतात. उलट कांहीं वेळीं असे आढळते गुणहीन, नीच व अप्रबुद्ध अशाही माणसांना कीं, स्त्रीपुरुषांचा समागम होऊन पिशाच-त्यांची इच्छा व अपेक्षा नसताही (पूर्व- संचाराप्रमाणे मातेला उपद्रव देणारा गर्भ कर्मांच्या बलाने) वाढेल ती वस्तु मिळूं शकते. निर्माण होतो. ज्या प्राण्यांचे मांसलेभ्यादिकांनी सदा प्राण्यांची हिसा करण्यासाठी टपलेला भरलेले स्थूल शरीर प्राणोत्क्रमणामुळे सुरळे, व दुसऱ्याला फसविण्यांत निमग्र असाही अशा प्राण्याला तात्काळ परिच्छिन्न करण्या-मनूष्य केव्हां केव्हां सुखांत लोळत पडल्याचे करितां अन्य शरीरे तयार असतात. दुसरा दृष्टावत्तसियेते. कोणाला कांहीं न करितां देह देखील पहिल्या देहाप्रमाणे असेरीस बसन्या जागी लस्मी मिळते, तर कोणाला नाशिवंत असून, ज्याप्रमाणे एका नावेतील भगीरथप्रयत्न करूनही जे मिळावयांचे कर्मात उतारू दुसऱ्या नावेत घेण्याकरितां नावा नसते तें मिळतच नाहीं. पाहिजे तरतुं हा पुरु-तयार ठेवितात, त्याप्रमाणे निराधार झालेल्या

शरीरवर्ती आत्म्यासाठी दुसरा देह कर्मबलानें नाहीत; इतकेच नव्हे, तर ज्यांचेजवळ पुण्यकृत्यार असतो. मैथुनसमर्थी स्त्रीयोनीमध्ये (रामबाण !) औषधें भरलेली आहेत, आणि संक्रांत आलेला अचेतन शुक्रबिंदु कशाच्या जे आपल्या विद्येमध्ये निष्णांत असून धन्वायोगानें गर्भामध्ये जिवंत राहतो हें तुला मध्येही कुशल आहेत, अशा धन्वंतरी वैद्यांचर सांगतां येईल काय ? अनपान व भक्षण केलेले देखील हरिणावर तुटून पटणाच्या पारध्यां-इतर पदार्थ ज्या उदरामध्ये जिरतात, त्यांतच प्रमाणे नानापकारचे रोग आपला पगडा वस-अन्नाप्रमाणे गर्भही कसा जिरून जांत नाही ? विलयावांचून रहात नाहीत ! ज्याप्रमाणे मूत्रपुरीषांनी भरलेल्या गर्भामध्ये जीवाची बद्धकट हत्ती मोठमोळ्या वृक्षांचा फळा उड्यावा नैसर्गिक नियमांनी चालू राहते. गर्भ-वितात, त्याप्रमाणे, विविध प्रकारचीं (शक्तिधारणा अथवा गर्भविसर्जन या क्रिया जीवाच्या वर्षक) घुंते व कपाय यांचे सेवन त्या हातच्या नसून, तो या कामी परतंत्र आहे. त्यांनी चालविले असतांही जरा ही त्यांची काहीं गर्भाचा उदरांतून अकाळीं पात होतो; हाडे मोडते असे नेहमीं आपण पाहतो. पशु कांहीं निविन्पत्तें जन्मास येतात; तर किंत्येक व पक्षी रोगभूत झाले असतांना त्यांचे रोगांची गर्भ जीव येतांच आपला अवतार संपवितात. या जगतांत कोण बरं चिकित्सा करितात ? मैथुनप्रसंगी रेत संक्रांत करणाऱ्याला कोणत्या (कोणी नाही !) किंवहुना, दरिद्रा मनुष्य, पशु तरी रीतीची प्रजा होते; आणि अशा प्रकारे (व पक्षी) यांना रोगराईने यासले आहे असे होणारी प्रजाही पूनः सुखदुःखादि द्वंद्वाचे बहुतकरून आढळून येत नाही. जेस मोडमोटे छिकाणी आसक्त होते. दंहातील बदक पंच- (हिंस) पशु आपलंयकां कर्मी शक्तीच्या महाभूतें हीं आयुर्दाय संपतांच सातक्ये व पशुवर अटप शालताना नेहमीं दृष्टीस पडतात, नवव्या दशेप्रत जाऊन नष्ट होतात. परंतु तसे रोग हे भयंकर, अनिक्य व प्रखर तेजाच्या देही आत्म्याला मात्र हे विकार प्राप्त होत राजांना सुद्धा धेरून याकितात. याप्रमाणे नानाहीत. भुद्ध हरिणावर अटप वालणाऱ्या प्रकारच्या वडनांमुळे मृदृ झालेल आणि मोहव्याधांप्रमाणे रोगांनी मनुष्यदेहाला ग्रासल्या- व शोक यांन वडन गेलेले सर्वे जीव (कावर उठण्या-फिरण्याची त्याला शक्त रहान लाच्या) प्रवाहांन मळाऱ्यांने वहात चाललेल नाहीं. व्याधिग्रस्त झालेल्या मनुष्यांने जरी ओढत. कर्मानुसार दशा मोगणारे जीवांना अगणित द्रव्य वर्च करण्याचे मनांत आणिले धन, राज्य, अथवा उग्र तप यांपैकी कशनरी धन्वंतर्यांना देखील वाढेल ते प्रयत्न च्याही योगाने कपार्दी लिहिलेल्या गोटी करून रोगाच्या वेदना नाहीतशा करितां येत याळता येत नाहीत. प्रत्येक मनुष्याच्या मनात उठलेल्या इच्छेप्रमाणे सर्व गोटी धडू लागल्या १ जन्मास येणाऱ्या प्राय्याच्या गर्भात आधान तर कोणीदी मरणार नाही, वृद्ध होणार नाही झाल्यापासून मरपर्यंत एकेदर दहा दशा मा. किंवा कोणाच्याही मनाविरुद्ध असे कांही घड-निल्या आहेत. त्या अशा-१ गर्भवास, २ जन्म, ३ लेंदे पाहणार नाही. प्रत्येकजण असलेले ४ योवन, ५ त्याचीर्व, ६ जरा, ७ प्राणरोप, ८ स्थापनें अधिक चांगली स्थिति प्राप्त चाही १० नाय; यांपैकी सातवा व नववी मृदणजे स्था-अर्गा इच्छा करीत असतो. सुस्थितीसाठीच वीर्य आणि प्राणरोप या समजाच्या.

त्याचे यथाराक्त प्रयत्न चालले असतात.

परंतु त्याचा हेतु मात्र सफल होत नाही. सावध- विचार होईना. त्यांनी विचार केला की, गिरिने वागणारे राठ, शर व पराकरी हे पृथ्वी, दारा इत्यादिकांपासून फार क्रेश आहेत सर्व प्रकारचे लोक-पेशवर्यमदाने व दारुच्या आणि वेद व शास्त्रे यांचा अभ्यास करणे निशेने खुद व बेहोप आलेल्या माणसांची हेही फार अमांचे काम आहे. तेज्हां क्रेश-सेवा करितात. कित्येकांच्या हालअपेक्षा राहित व ब्रेश्मकर असें शाश्वत स्थान कोणते त्यांना कळण्यापूर्वीच नाहीतिशा होतात, तर अमांचे वरे ! याप्रमाणे थोडा वेळ चितन करून, कित्येक असे असतात की, त्यांचे म्वतःचे सर्व धर्म साथेत जाणणारे जे शुक्र त्यांनी मालकीची मिळकत असूनही त्यांस उपभो- अन्यत सुखदायक अशा परमपदाची प्राप्ति गावयास संपटत नाही. कर्मानुसार प्राप्त करून ध्यावयाची असा निश्चय केला; आणि होणाऱ्या अवस्थांमध्ये अनिश्चय विषमत दिसून ते पुनः विचार करून लागेल: सर्व उपाधीपासून येते. कोणी पालखीत बसून जातात, तर कित्य- सुट्यन श्रेष्ठ गति मला कशी वरे मिळेल ? जें कांना त्याच पालख्या आपल्या स्कंद्यावर वाहून पद मिळतांच मला विविधजन्मस्थीपी समुद्रांत न्यायाचा लागतात. पेशवर्याची इच्छा सगळ भाव-यासारखे पुनः फिरावे लागणार नाही, तें करतात; परंतु पृथ्वी रथ इत्यादि झुलत आहेत परमपद मला कोणत्या उपायांनी प्राप्त होईल ? असें पेशवर्य थाडक्यांच्याच नशीबीं असते. ज्या टिकाणीं गेल्यावर पुनः परतावें लागत काढीजेण चायका मेल्यामुळे विधुरवस्थेत नाही, तें स्थान मिळविण्याचा माझा हेतु आहे. असतात, तर कित्येक औंकडो म्हियांचा उपभोग सर्वसंगपरिन्याम करून चितनाने निश्चय घेत असतात. याप्रमाणे सुखद-खादि दृढांतच केळ्यावर मला तें स्थान मिळेल. जेंये माझ्या गटून राहणे ज्यांचे वांश्याम आलेले आहे, आभ्याला शांति मिळून मला क्षयव्ययविर-अशा मनृप्रयात देखील ज्यांचे त्यांचे भागाचे हित चिरकाल रहातां येईल, अशा टिकाणीं वांगे (कर्मानुसार) वेगळे वेगळे आहेत. मला जावयाचे आहे. पण असें परमपद योगावाकरिता, दृढांहून विलक्षण असें जें स्थान वाचून मिळणे शक्य नाही. ज्याला एकदा त्याकडे तूल लाव; या कामीं मात्र मल होऊं पर्यं ज्ञान होऊन परमपदाची प्राप्ति ज्ञाली, देऊ नको. घरे व अधरम, सत्य व असत्य या त्याला कर्माच्या योगांने होणारा देहादि नीच सर्वांचा त्याग कर, आणि यांचा त्याग केळ्या- उपाधीचा विशळही होत नाही. म्हणून योग-वर, ज्या गोष्टीचे साद्याने या सत्यासत्यांचा मागाचा अवलंब करून सांप्रतची कूडी सोडल्या-त्याग कररील त्यांचाही त्याग कर, हे ऋषि- वर वायुरुप होऊन मी तेजोनिधि सूर्याचे शेषा, हे जे परम गृह मी तुला उकलून टिकाणीं (अर्चिरादि मार्गांने) विस्तीन होईल. सांगितलै, त्या ज्ञानाचे योगांनेच मृत्युलोकचीं कारण, खुमादि मार्गांने जो सोमलोकाला माणसं स्वर्गलोकीं जाऊन देव ज्ञाली.

शुक्रांचा कर्तव्यनिश्चय.

या प्रकारचे नारदांचे भाषण अवण केल्या- पृथ्वीसंचय केळ्यावर स्वर्ग प्राप्त होतो. पण वर, सुखद व शांत शुक्राचार्यांनी नारदांने (अर्चिरादि मार्गांने) सूर्यस्वरूपांत मिळून उपदेशाचा मनामध्ये पृष्ठकट विचार करून गेलेल्या जीवाची अशी स्थिति होत नाही. पाहिला; परंतु त्यांचा डाम असा कोणताच (त्याला परावर्तन नाही.) चंद्राला नेहमी क्षय

जातो त्याला देवगण हलवितात व त्याला

आहे व पूर्ण क्षय शाल्यावर पुनः तो डोळे भरून पाहून माझ्या नयनाचे पारणे वृद्धिंगत होऊऱ्या लागतो. तीच अवस्था त्या लोकांत मला फेडतां यावे, एतदर्थं आज तू येथे रहा.' जाणारांची होते. या मार्गात क्षय व वृद्धि आहे पण, राजा, सर्व संशय फिरल्यामुळे शुकांना हें माहीत असल्यामुळे असल्या क्षयवृद्धिशील कोणताही लेहपाश राहिला नव्हता. म्हणून (धूम) मार्गानें जाण्याची माझी इच्छा नाही. पित्याच्या म्हणण्याकडे लक्ष न देतां मोक्ष-आदित्य आपल्या प्रखर किरणांनी सर्व जगाला याप्रमाणे आपल्या पित्याला सोडून ते ऋषिश्रेष्ठ कधीही कभी होत नाही; आणि शिवाय तो शुकाचार्य सिद्धसमुदायांचे वास्तव्य असलेल्या सर्व वस्तुंमधील तेज एकसारखे आपलेकडे किलासपर्वताच्या विशाल पृष्ठावर प्राप्त झाले. ओढून घेतो; म्हणून देवीपृथिवीमान सूर्यामध्ये

विलीन होणेच मला श्रेयस्कर वायते. सूर्य-लोकांत हें कलेवर टेवून निःशंक मनाने व कोणाचे कांहीं चालू न देतां मी त्या ठिकाणी वास्तव्य करीन. ऋषींसह मी अतिदुःसह रवितेजामध्ये प्रवेश करीन. सर्व वृक्ष, हत्ती, शुकाचार्य पर्वताच्या शिखरावर प्राप्त शाल्यापर्वत, पृथ्वी, दिशा, स्वर्ग, देव, दानव, गंधर्व, नंतर ते निर्जन व तृणरहित अशा एका पिशाच, उरण व राक्षस या सर्वाना विचासपाट जागी बसले; आणि त्या ठिकाणी, रूनपुसून मी या जगतांतील भूतमात्रामध्ये योगशास्त्राचे पद्धतशीर ज्ञान जाणणाऱ्या त्या प्रवेश करीन. (परब्रह्मरूप होईन) यांत मुक्तींच शुकांनी, शास्त्रवचनानुसार यथाविधि पायांसंराय नाही. सर्व देवांनी व ऋषींनी आज पासून आरंभ करून क्रमाने सर्व अवयवांचे माझे योगबल अवलोकन करावे.

नंतर, याप्रमाणे ठरलेला निश्चय शुकांनी तोड करून त्या विद्वद्वत्नाने सूर्योदय होतांच त्या लोकविख्यात नारदांस कळविल्यावर, हातपाय जोडले आणि त्या स्थितीत ते नम्र-नारदांची अनुज्ञा घेऊन ते पित्याकडे निघून पणानें (श्यानस्थ) बसले. ज्या ठिकाणी गेले. मग त्यांनी आपला पिता महात्मा महावृद्धिमारु श्यासपुत्रांनी योगसंपादनाचा कृपणद्वपायन श्यास मुनि यांना अभिवंदन उपक्रम केला होता, तयें चिट्पांखरू देखील करून पदक्षिणापूर्वक आपला हेतु कळविला. नव्हते. त्या स्थानीं कसलाही आवाज कानी शुकाचा तो, मनोदय ऐकून श्यासांना फार पडत नव्हता व भीतिजनक असा कोणताही मतोष झाला व ते ह्याणाले, 'हे पृत्रा, तुला प्रकार दृग्मोचिर होत नव्हता. अशा स्थितीत

१. शास्त्रांत-अर्चिगादि मार्ग व धूमादि मार्ग असे दोन मार्ग सांगिटांने आहेत. परहिल्याने जाणारे गीवास पुनरावृत्त नाही; दुसर्यानें जाणारास आहे.

शुक्रकृष्णे गती थेते जगत: शाश्वत मते ॥

एकया यात्यनाहृतिमन्यथा ५५वर्तते पुनः ॥ इत त्यांचा अर्थ-स्वतःपल्लकडे अधिक कोणी

(गीता, अ८ ८, नोंद २६.) दृष्टिपद्धत नव्हते, असाही होते.

अध्याय तीनशें वच्चिसावा.

—०:—

शुकांची योगधारणा व सिद्धि.

भीम सांगतात:—हे भारता, श्यासपुत्र

तेजामध्ये प्रवेश करीन. सर्व वृक्ष, हत्ती, शुकाचार्य पर्वताच्या शिखरावर प्राप्त शाल्या-

पर्वत, पृथ्वी, दिशा, स्वर्ग, देव, दानव, गंधर्व, नंतर ते निर्जन व तृणरहित अशा एका

पिशाच, उरण व राक्षस या सर्वाना विचासपाट जागी बसले; आणि त्या ठिकाणी,

रूनपुसून मी या जगतांतील भूतमात्रामध्ये योगशास्त्राचे पद्धतशीर ज्ञान जाणणाऱ्या त्या

प्रवेश करीन. (परब्रह्मरूप होईन) यांत मुक्तींच शुकांनी, शास्त्रवचनानुसार यथाविधि पायां-

संराय नाही. सर्व देवांनी व ऋषींनी आज पासून आरंभ करून क्रमाने सर्व अवयवांचे

माझे योगबल अवलोकन करावे. शार्यी चित्ताची धारणा कली. तदनंतर पूर्वकडे

नंतर, याप्रमाणे ठरलेला निश्चय शुकांनी तोड करून त्या विद्वद्वत्नाने सूर्योदय होतांच

त्या लोकविख्यात नारदांस कळविल्यावर, हातपाय जोडले आणि त्या स्थितीत ते नम्र-

नारदांची अनुज्ञा घेऊन ते पित्याकडे निघून पणानें (श्यानस्थ) बसले. ज्या ठिकाणी

गेले. मग त्यांनी आपला पिता महात्मा महावृद्धिमारु श्यासपुत्रांनी योगसंपादनाचा

कृपणद्वपायन श्यास मुनि यांना अभिवंदन उपक्रम केला होता, तयें चिट्पांखरू देखील

करून पदक्षिणापूर्वक आपला हेतु कळविला. नव्हते. त्या स्थानीं कसलाही आवाज कानी

शुकाचा तो, मनोदय ऐकून श्यासांना फार पडत नव्हता व भीतिजनक असा कोणताही

असतांना, आपला आत्मा सर्व प्रकारच्या आसक्ती-

पासून मुक्त झाला आहे. असे त्यांचे प्रत्ययास आले. हा अति आनंददायक प्रकार

युक्तिशील गती थेते जगत: शाश्वत मते ॥

१ येणे मृदूत: अतिदृश्यन: असे शब्द आ-

एकया यात्यनाहृतिमन्यथा ५५वर्तते पुनः ॥ इत त्यांचा अर्थ-स्वतःपल्लकडे अधिक कोणी

(गीता, अ८ ८, नोंद २६.) दृष्टिपद्धत नव्हते, असाही होते.

अवलोकन करून थुक हर्षतिशयाने हमले. तपाचरणानें सिद्धि मिळवून अंतरिक्षमार्गानें हा मग पुनः मोक्षमार्ग मिळविण्याचे हेतुने ते कोण बरे चालला आहे? मुख वर करून योगध्यानात रत झाले व महायोगामध्ये श्रेष्ठत्व सूर्याकडे याने आपले नेत्र लाविले असल्यामुळे पावून ते अंतरिक्षाचे देखील पलीकडे गेले. नंतर याचे शरीराकडे यत्किंचित लक्ष्य नाही. देवर्षी नारदांना प्रदक्षिणा घालून आपले योग-आपल्या दृष्टिक्षेपानीं आहांला संतोष देणारा सामर्थ्य शुकांनीं त्या ऋषिश्रेष्ठाच्या कानीं घातले. हा कोण बरे असावा? (गंधर्वादिकांची अशी

थुक सांगतात:—मला मोक्षमार्ग दिसला विचारमध्ये स्थिति झाली असतांना) इकडे, असून त्या मार्गानें मी चाललो आहे. हे महा-ब्रेलोक्यामध्ये विस्थात असलेले परम धर्मास्त्रे द्युते तपोधन, तुमचे कल्याण असो. आपल्या शुकमुनि कांहीं न बोलतां मुकाळ्याने भग-कृपाप्रसादांने मी इष्ट गतीला जाईन.

वान सृष्टाकडे दृष्टि लावून पूर्वाभिमुख आपला

नंतर त्या द्वैपायनसुत शुकांनीं त्या देवर्षीस मार्ग आक्रमीत चाललेच होते. त्यांच्या गम-वंदन केले; आणि त्यांची अनुज्ञा घेऊन नाऱे मोठा आवाज उत्पन्न होऊन त्याचे त्यांनी किंवू योगाचा अवलंब करून अंतरिक्षात योगाने सर्व आकाशा जैन काय भरून गेले. प्रवेश केला. अंतरिक्षातून मार्गक्रमण करण्यास पंचद्राप्रभूति अप्सरागणांनी जेव्हां शुकांना समर्थ असे ते सुनिश्चयाचे श्रीमत् शकाचार्य ज्ञप्ताच्यानें जातांना पाहिले, त्या वेळी त्यांची वायुरुप झाले आणि त्यांनी किंवा सर्वता-मने गोधळून जाऊन त्या फारच आश्र्यवरून आकाशात उडाण केले. त्या वेळी त्यांची चक्रित झाल्या व त्या आश्र्याने त्याचे नेत्र कांति गुहडाप्रमाणे दिसली. याप्रमाणे ते द्रिज-प्रफल्लित झाले. त्यांना वाढेले की, उत्तम वर्ष वायुगतीने किंवा मनोविगाने अंतरिक्षातून गंतीला पावलेले हे कोणते दैवत इकडे येत चालले असतांना सर्व प्राण्यांनी त्यांना पाहिले. आहे कोण जाणे! निःसंशय याची बुद्धि त्या समर्थीं अभिवृत्ती व सूर्य यांप्रमाणे तंजस्वी स्थिर झाली असून हा निरिच्छ मनुष्य मुक्त असे ते शुकमुनि आपला दीर्घ मार्ग आक्र-झाला आहे! याप्रमाणे जातां जातां, उवर्शी मीत असतां, तिन्हीं लोक ब्रह्मस्वस्प आहेत व पूर्वचित्ति या अप्सरा नेहमीं ज्या पर्वतावर असे निश्चयाने त्यांच्या अनुभवास आले. वास करितात त्या मलय पर्वतावर शुकमुनि पकाच गोटीकडे चित्त लावून ते मार्गक्रमण प्राप्त झाले. तेव्हां त्या दोघीनाही या ब्रह्मिकरीत असतां त्यांचे मन यथा झाले नाही पुत्राचे सामर्थ्य पाहून परमविस्मय वाढला व आणि त्यांच्या मनाला कशापासन भीतिही त्या उद्वारल्या की, “या वेदाभ्यासी ब्राह्मणाचे वाढली नाही. हा प्रकार चराचर सर्व भूतांनी केवढे हो हें अदुत चित्तेकाळ्य! अल्पावका-अवलोकन केला आणि त्यांनी शुकांचे यथा-शांत चंद्राप्रमाणे हा सर्व अंतरिक्ष ओलांडून शास्त्र व सविधि पूजन केले; स्वर्गस्थ देवांनी याकील! पित्याची सेवा करून याला हें श्रेष्ठ त्यांचेवर दिव्य सुमनांची वृष्टि केली; त्यांना बुद्धिसामर्थ्ये प्राप्त झाले आहे. हा तपोनिधि पाहून सर्व गंधर्व व अप्सरा यांना विमय मोठा पितृभक्त असून यापाचा फार लाडका वाढला; आणि सिद्धि मिळालेल्या ऋषींना आहे. अशा प्रकारे यावरच त्याचा सर्व जीव देखील (हें शुकांचे सामर्थ्य पाहून) फार असतां याच्या पित्याने दुर्लक्ष करून याला आश्र्य वाढले, ते विचार करून लागले कीं, कसा हो आपल्यापासून असा जाऊ दिला ! ”

हें उर्वशिंचे भाषण कानीं पडतांच परम अशुभसूचक अद्भुत चेमत्कार सुरु झाले: वृक्षांच्या धर्मवित् शुकाचार्यांचे तिकडे लक्ष गेले; व फांद्या मोडून पडल्या; गिरिशिखरे कोसळून त्यांनी चोहोंकडे नजर केकली, तेव्हां अंत- स्थालीं आलीं; मेठे भयंकर गडगडाट होऊन रिक्ष, पृथ्वी, पर्वत, राने, वर्ने, सरोवरे व नद्या हिमालय पर्वताचे तुकडे होतात की काय अशीं त्यांचे दृष्टीस पडलीं; आणि तत्क्षणीं असा भास झाला; सहस्ररिंश सृथं निस्तेज भोवतालच्या सर्व देवतांनीही हात जोडून झाला: अग्नि पेटण्याचा थांबला; आणि सरो-मोळ्या आदराने शुकांकडे पाहिले, तेव्हां वरे, नद्या व समुद्र हीं सर्व खवळून गेलीं! त्यांना संबोधन धर्मज्ञ शुकाचार्य झाणाले, पण इंद्रानंगांड व सुवासिक पर्जन्यवृष्टि सुरु “देवतांनो, जर माझा पिता ‘बा शुका! बा केली आणि पवित्र व सुगंध वायु वाहू लागला. शुका!’ अशा हांका मारीत माझे मागून येऊ तदनंतर, हिमालय पर्वताचे एक व मेरु लागला, तर तुझी सर्व मिळून त्याला माझेकरितां पर्वताचे एक अशीं दोन एकमेकांस लागलेली उत्तर या. कृपा करून एवढे माझे काम करा.” शुभदायक गिरिशिखरे शुकांच्या दृष्टीस पडली.

हीं शुकांची विज्ञप्ति ऐकून सर्व दिशा, त्यांपकीं पाहिले स्पृश्यांचे असून न्याचा वर्ण कानने, समुद्र, नद्या, व पर्वत यांनी आस-पांदरा होता: दुसऱ्याचा वर्ण पिवळा असून ते मंतांतून प्रत्युत्तर दिले कीं, ‘हे विप्रा, ठीक सुवर्णांचे होते. युधिष्ठिरा, ते पन्थेक शिखर आहे; तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. त्यास मृत शत योजने उंच व तितकेच संद असून, उत्तर आशांस विचार लागले तर त्यांस आम्ही दिशेने मार्ग आकर्मित असतांना तीं सुंदर होकार देऊ! ’

अध्याय तीनशे तेहेतिसावा.

—०—

शुकारुद्यानसप्तामि.

भीम सांगतात:—राजा, याप्रमाणे बोलेणे नी शिखरे दुभेग झालीं! त्या समर्थीं, हे राज-शाल्यावर त्या महातपोनिषद ब्रह्मपि शुकांनी श्रेष्ठा, तो देखावा कारच चमत्कारिक दिसला. चैरही प्रकारचे मोक्षप्रतिबन्धक दाय डाकले त्या भग्न झालेल्या शिखरांमधून शुक पार आणि सिद्धि मिळविली. अटविध तमोगृण निवृत गेले. कारण, त्या पर्वतांच्या अंगी सोडून दिल्यावर त्या मुकुद्ध शुकांनी पंचविध शुकांच्या गतीला प्रतिरोध करण्याची शक्ति रजोगुण व सत्त्वगुण यांचा अनुकूल नाश नव्हारी. राजा, शुक दुभेग झालेल्या शिखरां-केला, तो एक अद्भुतच प्रकार झाला. पूर्णे, नित्य मधून गेले त्या वेळीं त्या पर्वतांवर वास्तव्य निर्गुण व लिंगरहित परमपद जें ब्रह्म त्या करणारे जन. गंधर्व, कृष्ण व भ्वगीतील देव डिकाणीं त्यांनी वास्तव्य केले. (ते ब्रह्मरूप झाले.) यांनी मोठा जयघोष केला. इतकेच नव्हे, तर त्या वेळीं त्यांचे तेज धूमरहित अग्रीसारखे ‘शावास! शावास!’ असाही वनि नोहों- (निर्मल) दिसत होते. त्याच समर्थीं उल्का- १ थेर पुरुष हैं जय सोडून चालले गणून पात धरणीकंप, दिग्दहन इत्यादि अनेक जगांचे दुर्भाग्य सुचविणारे अपशकुन झाले.

१ वितक, २ विचार, ३ आनंद, ४ अस्मिता. २ शुकांचे आगमनाचे शुभशकुन.

कडून निवृं लागला; देव, गंधर्व, क्रषि, यक्ष, तपृष्ठावर शब्द उच्चारला असतां शुकाला उत्तरक्ष-
राक्षस व विद्याधर यांनी शुकांची पूजा केली. इनच की काय भोः शव्दाचा प्रतिव्यनि उमटतो !
आणि त्यांनी उथळलेल्या दिव्य पृष्ठांनी याप्रमाणे आपले सामर्थ्य दाखवून शुकांनी
आकाश भरून गेले !

शव्दादि गृणांचा त्याग केला आणि ने श्रेष्ठ
नंतर, हे महाराजा, कूललेल्या वृक्षांनी पद्धी अतर्थांन पावले. हा आपल्या अप्रतिम
युक्त असलेल्या वनांतून वाहणारा मंदाकिनीचा व तेजस्वी पृथिव्या प्रभाव पाहून व्यास शुका-
रमणीय प्रवाह धर्मान्वया शुकांनी उंचावरून करितं पर्वताच्या पृष्ठावर विचारांत बसले.
पाहिला. त्या नदीच्या उदकांत असरा जल क्रीडा करीत होत्या. त्या नम्ह होत्या तरी शुकांनी त्या वेळीं मंदाकिनी नदीच्या तीरावर क्रीडा
पाहून लग्जायमान शाळ्या नाहीत. कारण, शुक हे देहभानराहिन होते. आपला पूत्र ब्रह्म- करीत असलेल्या असरांनी व्यासांना पर्वत-
पाहिला. त्या नदीच्या उदकांत असरा जल क्रीडा करीत होत्या. त्या नम्ह होत्या तरी शुकांनी पृष्ठावर बसलेले पाहतांकणी त्यांची तारंबळ
पाहून लग्जायमान शाळ्या नाहीत. कारण, शुक हे देहभानराहिन होते. आपला पूत्र ब्रह्म- त्यांची तारंबळ उडाली आणि त्या अगदी हतचुदू शाळ्या. आपले
रूप होाऱ्यन चालला आहे असे जाणून व्यास नम्ह व्यासांना दिमुळे नंये द्याणून त्या क्रषि-
पृष्ठांने होत्या आणि त्या असरांपीकीं कांहीजणी श्रेष्ठाला पाहतांव त्या अप्सरांपीकीं कांहीजणी
होते. वातावरणाच्या पलीकडे असलेल्यां अन्त- उदकांत लफल्या: कांही जवळील रायांत
रिक्षांनी ल प्रदेशांतून मार्ग आकमन आपले गिरल्या व कांहीनी चक्रकनू वेळे परि-
योगसामर्थ्य शुकाचायीनी प्रकट केले; व आपण बाधांनी हे जगाच्या प्रत्ययास आणले. धान केली. हे जेव्हां व्यासांनी पाहिले, तेव्हां
तपोनिधि व्यासटी योगसामर्थ्याने मार्ग चालन, आपला पूत्र सर्व प्रकारच्या संगंपासून मुक्त
निमियांत शुक त्या मार्गांने गेले, त्या मार्गांने शुकांचे मार्गन निवाले. तेव्हां आपला पूत्र पैतृ- झाला असुन आपण मात्र अद्याप आसक्तच
पैतृशिर्षरं दुभागृन गेला असुन क्रृषि त्याचे आवां, हे त्यांच्या लक्षांत आले; आणि
सामर्थ्यांची वाख्याणी करीत आहेत असे त्यांनी पाहिले. त्या वेळीं मोः शुक (वा शुका, नंये आले; आणि पूत्रशोकांने व्याकूळ
वा शुका,) भाशा दीर्घस्वरांने व्यास होता मारू लागले. तेव्हां तिनी लोक मरून जातील आलेल्या कृष्णदैषावन व्यासांना उद्देशून
इतक्या मोळ्यांने आपला पिना आपणास हांका आकाश या पंचमहाभूतांच्या सामर्थ्याने युक्त
मारीत आहे हे पाहून, विश्वरूप त ब्रह्ममृत असा पूत्र मला डडावा झाणून तूं पूर्वी
झालेल्या त्या सर्वदर्शी शुकांनी मोः हा एका- मजपाशी वर मागितलास, त्या प्रकारच्या लक्ष-
क्षरी शब्द उच्चारून प्रतिव्यनिरूपांने प्रतिवचन गांनी युक्त असा पूत्र तइया तपःसामर्थ्याने
दिले. तेव्हा चराचर जगतामधून तितक्याच तुला मिळाला; आणि, हे विप्रेष, त्यांना
मोळ्यांने मोः या शव्दाचा पातंजलि निधाला! द्वितीय जिकतां आलीं नाहीत अशा देवतांना
त्या वेळेपासून आप्रवेण गिरिकंदरांत किंता पर्व- देवील दर्शन असणारी श्रेष्ठ गति माझ्या कृपा-
३ बातावरण काढो अतराप्रवेतन आहे हे कठीस १ व्यासास उत्तर देतांना शव्दाचा आश्रम
माहीत होते. करावा लागला होता.

प्रसादाने—ब्रह्मतेजाने पूर्ण व शुद्ध अशा तुइया (रहस्य) काय ? एकदा स्वर्ग मिळाल्याचा पुत्राला प्राप्त झाली, यांत शोक करण्यासारखे पुनः तेथून अधःपतन होऊं नये, यासाठी काय आहे ? जोंपर्यंत पर्वत व समुद्र कायम कोणती याजना केली पाहिजे ? सर्व देवतां आहेत, तोंपर्यंत तुइया सुपुत्राची कीर्ति अक्षय मध्ये श्रेष्ठ देवता कोणती ? सर्व पितरांत श्रेष्ठ राहील ! हे मुनिश्रेष्ठा, माझ्या प्रसादाने तुइया कोण ? देवश्रेष्ठ व पितृश्रेष्ठ यांहूनही श्रेष्ठ पुत्राची प्रतिमा तुइयापासून केव्हांही दूर न असें कांहीं आहे कीं काय ? पितामह, या होतां नेहमीं या जगतांत तुइया साज्जिध तुला सर्व प्रभांचीं उत्तरे मला कृपा करून सांगा. दिसेल. ” हे भारता, याप्रमाणे प्रत्यक्ष शंक- रांचा अनुग्रह व्यासांवर झाला व त्यांना पुत्राची घ्यांत तूं कार कुशल असत्यामुळे, त्वां केलेले छाया दिसूं लागली. यामुळे परमसंतुष्ट होऊन पक्ष अति गहन आहेत. कोणी शेकडों वर्ये व्यास मुनि स्वस्थानीं परत गेले. सांगत बसला तरी केवळ तर्कशास्त्राच्या साहायाने यांचीं (समर्पक व निःसंदेह) उत्तरे देणे व निर्याणाची कथा या प्रकारची आहे. ती शक्य नाहीं. हे राजा, नारायणाच्या कृपेतूं मला विचारल्या कारणानं मीं सविस्तर तुला निवेदन केली. पूर्वी, हे राजा, प्रत्यक्ष देवविष उत्तर देणे कठीण आहे. तथापि, हे शत्रुघ्ना, नारदांनीं व योगिश्रेष्ठ व्यासांनीं ही कथ मीं या गहन प्रभांचे विवरण यथाशक्ति तुला मला गोटीच्या ओघांत अनेक वेळां सांगितली सांगतो. या विषयांचे संबंधांत नारायण ऋषि आहे. या पुण्यावन कथानकाचा मोक्षधर्माशीं व नारद यांच्या संवादाचा प्राचीन इतिहास अतिनिकट संबंध आहे. शांतचित्त झालेला उदाहरणार्थ सांगत असतात. हे राजश्रेष्ठा, मीं जो कोणी हें कथानक श्रवण करील, तो आपल्या पित्यापासून असें ऐकले आहे कीं, निःसंशय श्रेष्ठ गतीला जाईल.

अध्याय तीनशे चौतिसावा.

—००—

नारायणनारदसंवाद.

युधिष्ठिर विचारतोः—ब्रह्मचर्य, गार्हस्य, बद्रिकाश्रमाचा आश्रय करून, सुवर्णप्रमाणे वानप्रस्थ व संन्यास यापैकीं कोणत्याही मोहक व रथाप्रमाणे परेप्रेरित अशा देहरूपी आश्रमांत असलेल्या मनुष्याला मोक्षसिद्धि रथात बसून उग्र तपश्चर्या केली. त्यांचीं (देह-मिळवावयाची असली तर त्यांने कोणत्या देव-स्थी) वाहने पंचमहाभूतांचीं बनविलेली तेचे पूजन करावे ? अशा मुमुक्षुला खात्रीने असून फार मनोरम होतीं. त्यांपैकीं प्रत्येकास स्वर्गिषासि कोणत्या उपायाने होईल ? काय केले असतां त्याला कैवल्यपद मिळेल ? देव व पितर यांप्रत्यर्थ त्यांने कोणत्या विधिने हव्याने करावी ? त्याचप्रमाणे, मुक्त शालेल्या नुष्याला कोणती गति प्राप्त होते ? मोक्षांचे स्वरूप

१ रथ छणजे शरीर; शरीराचा मोह कोणाला सुट नाही, शाणून कनकाची उपमा दिली आहे. जीव हा देहरूपी रथाचा प्रेरक व अविद्यादि आठ त्याचीं चाके होतीं. त्यांचे तपाचरण चालले

असतां, तपश्चर्थेच्या योगाने ते आय लोक-
नाथ इतके कृशा ज्ञाले कीं, त्यांच्या शरीरां-
तील शिरानु शिरा स्पष्ट दिसूं लागल्या !

तथापि, त्यांच्या तपस्तेजामुळे देवांना देखील
त्यांच्याकडे बघवेना. ज्यांवर त्यांचा कृपाप्रसाद
होई, तेच त्या देवतुल्य क्रीरीकडे पाहूं शकत.
त्यांच्याच कृपाहृष्टीने नारदांच्या मनांत त्यांचे-
विषयीं भक्ति उत्तम होऊन त्यांचे दर्शन व्हावे.
अरी बलवत्तर प्रेरणा नारदांना ज्ञाली. तेव्हा
लागलीच मेळ पर्वताच्या शिखरावरून ते गंध
मादन पर्वतावर उतरले व तिन्ही लोक-
आलांडून शेवटी ते शीघ्रगामी नारद बदरिका-
श्रीं आले. त्या वेळी नर व नारायण हे
ब्रह्मयज्ञादि आह्निक कर्म करीत बसले होते.
त्यांना पाहून नारदांना मोठे कैतुक वाटले व
ते ह्याणील, देव, दानव, गंधर्व, किन्नर व
उगग यांसहर्वतमान सर्व लोकांचे हेच स्थल
अधिष्ठान असले पाहिजे. प्रथम या सर्वांची
एकच विराटस्वरूपी मूर्ति होती. परंतु धर्माची
कुलवृद्धि करण्यासाठी त्यांनीच धर्मांचे पेट
चार रूपे धारण करून धर्म चतुर्गुण वाढविला।
खरोखर मला वाटते, नर, नारायण, कृष्ण
व हरि या चार देवांनीं धर्मावर हा मोठाच
अनुग्रह केला. पूर्वी कृष्ण व हरि यांचे काहीं
कारणास्तव वास्तव्य येथेच होते. त्याच विविध
ठिकाणी हे धर्मावितार सांप्रत तपाचरण करीत
आहेत. ही नरनारायणांची जोडी स्थणजेच तूं
परम-धाम होय. यांचे हेच आह्निककर्म स्थणजे
एक नवलच स्थानावयाचे. कारण, हेच विस्थात

ऋषि स्वतः भूतमात्राचे पितर व देव असून, हे
कोणत्या वरै (अन्य) देवांचे व पितरांचे
पूजन करीत असावे ?

अशा प्रकारचे विचारतरंग नारायणाचे
भक्तीने ओथंबलेल्या त्यांच्या मनामध्ये चालले
असतां ते एकदम नरनारायणाचे सत्रिध प्राप्त
ज्ञाले. मग देवांची व पितरांची पूजा आष्ट-
ल्यावर त्या उभयतांचे नारदांकडे लक्ष गेले.
तेव्हां त्यांनी नारदांची यथाविधि व सशास्त्र
पूजा केली. हा अपूर्व व आश्र्वयकारक प्रकार
(हे जगताचे स्वामी असून विस्तरशः यथा-
विधि स्वतः धर्माचरण करीत आहेत हा.)
अवलोकन करून, भगवान् नारद सुपीत अंतः-
करणाने त्यांचे जवळ बसले. मग नारायण
ऋषीकडे पाहून व त्या देवश्रेष्ठाला नमस्कार
करून प्रसन्न मनाने नारदांनीं प्रश्न केला.

नारद विचारतातः—हे देवा, तूं जन्म-
विरहित व सनातन अमून, अखिल विश्वाचा
सदा आहेस. तुला जगजननी स्थणतात. सर्व-
कुल असा जो मोक्ष तो तूच आहेस. वेद,
वेदांगे, उपांगे व पुराणे या सर्वांमध्ये तुझीचे
स्तुति गाडली आहे. भूतभूत्य सृष्टीसह हैं
सर्व विद्यमान जगत तुझेच ठिकाणी अधिष्ठित
आहे. गार्हस्थ्यादि चारही आश्रमांतळी लोक हे
विविध मूर्तीचे ठिकाणीं वास करणारा जो तूं
त्या तुझ्याप्रीत्यर्थच नेहमीं यज्ञयागादि करतात.
तुं सर्व जगताचा पिता, माता व सनातन गुरु
असतांना, आतां तूं कोणत्या अन्य देवां-
प्रीत्यर्थ व पितरांप्रीत्यर्थ हा यज्ञ करीत आहेस,
तें आहांला कळत नाहीं !

१ या ठिकाणी मुबई पाठ 'धर्मादेविविध-
वितः' असा आहे. बंगाली पाठ 'धर्मादेविविध-
वितः' असा आहे. पण उभयी पाठांनी नीट
अर्थ लागत नाही. तथापि, 'धर्म एभेविध-
वितः' असा पाठ अन्यत्र संपढेल अशा आशेने
बरील अर्थ केला आहे.

श्रीभगवान् नारायण ऋषि ह्याणाले:—हे
मजविषयीचे गृह व सनातन ज्ञान कोणा-
लाही सांगू नये असें आहे. परंतु, हे ब्रह्मन्,
तुझी माझे ठिकाणीं परम भक्ति असल्यामुळे ती
तुला तुझ्या प्रभाचे तच्चतः उत्तर देत आहेह.

सूक्ष्म, अविज्ञेय, अव्यक्त, अचल, सनातन मुळे त्यांस आत्मप्राप्ति शाली. जे स्वर्गस्थ देह-आणि इद्विद्यें, विषय व पंचमहाभूतें यांहन धारी त्याला नमस्कार कारितात, ते देखील निराळा असा जो भूतमात्राचे ठिकाणीं वास करणारा अंतरात्मा त्याला क्षेत्रज्ञ असे ह्याण-त्याच्याच कृपेन तो नेमून देईल तसें फल देणाऱ्या गतीला जातात. सतरा गुणांपासून अलिप्त होऊन, सर्व कर्में व पैरंधा कला यांचा अर्थाने) पुरुष अशीही संज्ञा दिलेली आहे. हे ज्यांनी त्याग केला तेच मुक्त, असा सर्व द्विजश्रेष्ठा, या पुरुषापासून त्रिगुणात्मक अव्यक्त शास्त्रांचा सारभूत सिद्धान्त आहे. हे ब्रह्मनु, प्रकृतीची उत्पत्ति आहे. वस्तुतः अव्यक्त असून सर्व प्रकारच्या व्यक्त पदार्थांमध्यें ही अव्यय प्रकृति वास करिते. त्या प्रकृतीपासून आमचा जन्म आहे हें लक्षांत घे. सर्व सत् व असत् वस्तुंचा अंतर्भव ज्यांचे ठिकाणीं होतो, त्या परमात्म्याला देव व पितर यांचे स्थानीं मानुन आम्ही त्याची यथाविधि पूजाअर्चा करितो. हे विश्रा, त्याहून श्रेष्ठ देव अर्थवा पितर कोणीची करितो. सर्व वेद व नानामतवादी चारही नसून, तोष आमचा आत्मा आहे, अस ओळख. या कारणाकरितां आम्ही उभयतां त्या परमात्म्यांचे पूजन करितो. हे ब्रह्मनु, परमपदाला नेऊन पांचवितो. परमात्म्याशी मायेपाद्यियुक्त होऊन त्या परमात्म्यानेचे ही तादात्म्य पावून अनन्यभावाने त्याची भक्ति लोककल्याणाकरितां मर्यादा वालून दिलेली करितात त्यांना योपक्षांही अधिक चांगली आहे. देव व पितर यांचे नेहमीं विधियुक्त गति फिळते. ते प्रत्यक्ष परमात्म्याचे ठिकाणीं पूजन करावें, अशी त्याची आज्ञा आहे. ब्रह्मा, लीन होतात. हे विश्रेष्ठ नारदा, भक्तीं व स्थाणु, मनु, दक्ष, भूगु, धर्म, यम, मरीची, प्रेमानें मीं तुला हें गुहाज्ञान कथन केले; आणि अंगिरा, अत्रि, पुलस्त्य, पूलह, क्रतु, वसिष्ठ, तुशी आमचे ठिकाणीं अपार भक्ति आहे, ह्यां-परमेश्वी, विवस्थान, सोम, कर्दम, क्रोध, प्रचेता नव तुला हें ऐकावयास मिळाले.

व विक्रीत असे एकवीस प्रजापति प्रथम उत्पन्न झाले. ब्राह्मणश्रेष्ठांनी परमश्वराची सनातन धर्ममर्यादा मान्य करून त्याजपासून देव व पितृ या कर्मांचे ज्ञान संपादन तदनुसार आचरण चालविले, व तीन कर्मे आत्मार्पण केलीं, त्या-

अध्याय तीनशे पात्तिसावा.

—०—

घेतदीपवासीयांचे वर्णन.
भीष्म सांगतात:—याप्रमाणे पुरुषोत्तम

१ 'पुरि' शरीरे वसतीति पुरुषः।

१ पांच कर्मेद्विद्यें, पांच ज्ञानेद्विद्यें, पांच प्राण,

२ मुब्रह ग्रतील नांवांची मंसवा वीसच भरते. मन व बुद्धि.

एका बंगाली ग्रतील 'अवाक' व दुसरीत २ या पैरंधा कला महणजे मांडूक्यांत ज्या एको- 'प्रचेता' असे पाठ संपढतात. त्यांतील एक नांव नविशति कला विराटरूपाच्या सांगितल्या आहेत; घेऊन 'एकवीस' ही संस्था पूर्ण करणे प्राप्त आहे. त्यापैकी कांहीचा इतरांत अंतर्भव केल्याने होतात.

नाश्यथणारें नरश्रेष्ठ नारहंच्या प्रभावे उत्तर हजार योजने दूर आहे, असे वर्णन करितास. किंशावर, जगत्कल्याणासाठी ज्याचा अवतार तेथे राहणाऱ्या पुरुषांना इंद्रिये नसून, ते त्या भूतश्रेष्ठ नारायणास नारद पुनःअसे बोलले.

मारद ह्याले:—जो हेतु मनात धरून स्वसामर्थ्याने धर्माच्या धर्मी चार रूपांनी तू त्यांचा वर्ण गोरा असून, त्यांची सर्व पार्षे जन्म घेतला आहेस, तो लोककल्याणाचा हेतु भस्म झालेली असतात; पापी माणसांचे नेत्र आतां तं सिद्धीस ने. मी तुकी आय प्रकृति ते हरण करितात; त्यांची हाडे व शरीरे व आ- (जी श्वेतद्वीपांत राहिली आहे ती) पहावयास सारखी असतात; ते मानापमान सारखे लेख- जातो. मी नेहमी गुरुजनांचे पूजन करितो तात; त्यांचे अवयव व रूप दिव्य असून, व दुसऱ्याची गुप गोष्ट मी आजपर्यंत कठीही योगसामर्थ्यामुळे ते फार बलवान् असतात; कोडिली नाही. हनिमल विश्वपते, मी चांगल्या त्यांची मस्तके छत्रीसारखी असून, आवाज प्रकारे वेदाध्ययन व तपाचरण केले असून भेदगर्जनेप्रमाणे असतो; त्यांचे चारी मुंदे सारखे अद्यापावेतो असत्य भाषण केवळांही केलेले असून, त्यांचे पाय कमलपत्रांप्रमाणे कोमल नाही. शास्त्रांजेस अनुसरून हस्त, पाद, शिश असतात; त्यांना साठ शुभ्र दांत व आठ व उदर या चौकटीचे मी अनाचारापासून रक्षण केले आहे. शत्रु व मित्र मी नेहमी दाढा असतात; ज्याच्या तोंडांत आखिल विश्व रक्षण केले आहे. शत्रु व मित्र मी नेहमी पडलेले आहे व सूर्याच्या उदयास्ताने ज्याचे सारखे लेखतो. आदिदेव जो परमात्मा त्याला मापन होते, त्या महाकालाचा ज्या जैरु शरण जाऊन मी अनन्यमावें एकसारखे त्याचे ग्रास करीत आहेत अशा भयंकर स्वरूपाच्या भजन करितो. या प्रकारे मी अंतःकरणशुद्धि त्यांच्या जिव्हा असतात; ज्या आदिकारण केली असल्यामुळे, अनंत जो जगदीश त्याचे कालापासून सर्व जगत् निर्माण झाले त्याला, दर्शन मला कां वरं होणार नाही? (अवश्य होइल!) वेदाना, सर्व प्रकारच्या धर्माचारांना व शांतात्मे वेदाना, सर्व प्रकारच्या धर्माचारांना व शांतात्मे भुनीना खाऊन याकण्याचे देखील सामर्थ्य त्यांचे अंगी होते.

राजा, परमेश्वीचा मुत जो नारद त्याचे हृषीकेश एकून, सनातनर्धमपरिपालक नारायणाने त्याची विधियुक्त पूजा करून त्याला युधिष्ठिर विचारतो:—इंद्रियराहित, निराजा हारी, निष्पंद्धीन व सुगंधि शरीराचे हे पुरुष मिळतांच त्या पुराण ऋषीचे अर्चन करून नारद हारी, निष्पंद्धीन व सुगंधि शरीराचे हे पुरुष तेथून निघाले; आणि श्रेष्ठ प्रकारन्या योग कृते उत्पन्न झाले ? आणि त्यांना कोणती अंतरिक्षांत उडूण करून भेरुपर्वतावर येणुन कुलश्रेष्ठा, जीवन्मुक्तांची व या श्वेतद्वीपस्थ उत्तरले; व तेथे गिरिशिखरावर एकांतस्थल लाकांची लक्षणे एकाच प्रकारची आहेत, हेतु तेथून वायव्य दिशेकडे त्यांची दृष्टि वलतांच या गोष्टीने मळा मोठा चमत्कार वाटून राहिला करा. कसे काय ? हा माझा तंशय नाहीसा करा. काहून नारद मुनीनी काहीं वेळ विसावा घेतला. कसे काय ? हा माझा तंशय नाहीसा करा. तेथून वायव्य दिशेकडे त्यांची दृष्टि वलतांच या गोष्टीने मळा मोठा चमत्कार वाटून राहिला एक अद्भुत चमत्कार त्यांचे नजरेस पडला. आहे. आपल्याला सर्व कथा माहीत आहेत क्षीरसागराच्या उत्तरेस खेत नामक एक प्रसिद्ध व म्हणूनच आम्ही ज्ञानप्राप्तिसाठी आपल्याकडे व विस्तीर्ण द्वीप आहे. तें मेरुपासून बर्तीस धाव घेतली आहे.

उपरिचर राजांचे आचरण.

भीष्म सांगतातः—राजा, पित्यापासून मी नाहीं, किंवा त्याचे मनाला दुष्ट विचार शिवला याविषयीची कथा ऐकली असून ती फार मोठी नाहीं; अथवा त्याचे हातून अणूएवढेही आहे. ती मी आतां तुला सांगतो. ही कथा सर्व कायिक पाप घडलें नाहीं; असो.

कथाचे सार आहे, अशी माझी समजूत आहे.

मुखावाटे कधीही असत्य वाणी बाहेर पडली

नाहीं, किंवा त्याचे मनाला दुष्ट विचार शिवला

आहे. ती मी आतां तुला सांगतो. ही कथा सर्व कायिक पाप घडलें नाहीं; असो.

पंचरात्रमाहात्म्य.

पूर्वी एकदा उपरिचर नांवाचा पृथ्वीपति हे नृपाला, चित्रशिखंडी या अभिधानाने होऊन गेला. इंद्राचा स्वेही म्हणून त्याची विस्त्रात असलेल्या सप्तर्णीं मिळून मेरु रुयात असून तो नारायणाचा (हरीचा) पर्वतावर वेदांचा निर्कर्ष घेऊन एका उत्तम मोठा भक्त होता. नारायणाचा वर संपादन शास्त्राची रचना केली. तें हें पंचरात्र. त्या करून, त्या महाधार्मिक व पितृभक्त राजांने प्रथंत श्रेष्ठ लोकधर्माचे सप्तमुखानीं अत्यंत अंतर्द्रित गृहन मोर्टे शाश्राज्य मिळविले. प्रथम उत्तम रीतीने विवरण केले होते. हे चित्रशि-सूर्याच्या नृदून निघालेल्या सात्वत (पांच-संवर्द्धी ह्याणजे मरीचि, अंत्रि, अंगिरा, पुलस्त्य, रात्र) विवीन तो नारायणाची पूजा करी; पुलह, क्रतु व महतेजस्वी वसिष्ठ हच सप्तर्णि नंतर अवाशिष राहिलेल्या पूजासामुशीने ब्रह्म-हेत. हे सप्तर्णि सात प्रकृति असून स्वयंभू मनु देवाचे पूजन करी; मग त्यांनु उरलेले सामान आठवी मूल प्रकृति होय. सर्व जगाला या घेऊन तो ब्राह्मणांचे अचन करी; आणि अष्टविध प्रकृतीचा आधार असल्यामुळे लोकां-बाबीचे आश्रितांना विभागन देऊन शेष उरेल साठीं यांनीच हें धर्मशास्त्र रचले. हे कृषि तेवढेच अन्न तो सेवन करीत असे. तो राजा जितेंद्रिय, संयमी, सत्यर्थपरायण व एकाग्र-सत्यवादी असून कोणत्याही जीवाला उपद्रव चित्त असून वर्तमान, भूत व भविष्य या देत नसे. उवाला आदि, मध्य व अंत नाहीं सवाचे त्यांना ज्ञान होते. हें श्रेयस्कर, हें ब्रह्म, त्या अव्यय व देवाधिदेव जनार्दनाची अनन्य- हें अति हितकर, याप्रमाणे सर्व गोर्धनीचा मोर्ड्या भावाने भाक्त करण्यांत तो राजा नेहमी मम चारकाईने मनामध्ये विचार करून त्यांनी असे. त्या शत्रुहंत्या राजाची नारायणाचे हें शास्त्र निर्माण केले. या शास्त्रामध्ये धर्म, ठिकाणी अदृश भक्ति पाहून स्वतः इंद्र आपले अर्थ व काम या तीन पुरुषार्थांचे उद्दाटन अर्थे आसन व अर्धी शश्या त्याला देई. केले असून, नंतर मोक्षपुरुषार्थांचे विवेचन राज्य, धन, स्त्रिया व वाहने हीं आपली होते. पृथ्वी व स्वर्ग या दोहोच्या मर्यादां-नसून नारायणाचीं (नारायणापासून मिळां-चेही दिग्दशन त्यांत केले होते. या सप्तर्णीं लेली) आहेत, असे समजून तीं सर्व त्यांने सर्व ऋषीसमवेत दिव्य सहस्र वर्षपर्यंत प्रभु नारायणचरणीं अर्पण केली होतीं. हे नृपाला, नारायणाची (हरीची) तपश्चर्यापूर्वक आराकामनिक व नेमित्तिक यज्ञायागादि क्रिया धना केली, तेव्हां नारायणाच्या आज्ञेने सर-तो सात्वत विधिपूर्वक एकाग्रतेने करीत असे. त्या स्वतीं देवीने सर्व लोकांच्या कल्याणासाठीं महात्म्याचे घरी पांचरात्र विधि जाणारे त्या ऋषीचे ठिकाणी प्रवेश केला; आणि ब्राह्मण नारायणाला अर्पण केलेले अन्न सर्वांचे शब्दयोजना, अर्थगांभीर्य, विचारसरणी इत्यादि आर्थी सेवन करीत. शत्रूंचे निर्दलन करणारा ग्रंथगुणदृष्टीने हों अप्रतिम ग्रंथ त्या तपोनिष्ठ तो राजा राज्य करीत होता तोंपर्यंत त्याचे विपर्बीच्या मुखांतून बाहेर पडला. ॲकार-

स्वरानें युक्त असलेला तो ग्रंथ ऋषीनीं प्रथम करुणाधन नारायणाला बाचून दाखविला. तेव्हां अदेह व अट्टश्य भगवान् पुरुषोत्तम प्रसन्न होऊन ऋषीना ह्याणाला, ‘तुझीं रचलेला हा एक लक्ष ग्रंथ अत्युत्तम आहे. यांत लोकांनी कर्से वागावें याचे सर्व धर्म आले असून, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अंगिरा ऋषि हे ज्याचे द्रष्टे आहेत तो अर्थवेद या वेद-चतुष्टयास धरून हा ग्रंथ तुम्हीं केला असल्या. मुळे प्रवृत्ति व निवृत्ति या दोन्ही मार्गां संबंधी हा आधारग्रंथ होईल. वेदवचनानुसार मीं प्रसादापासून ब्रह्मवेद व क्रोधापासून रुद्र उत्पन्न केला, तुम्हीं विप्र प्रकृतचे घोतक आहां. सूर्य, चंद्र, वायु, भूमि, आप, अग्नि, नक्षत्रे आणि ज्याला ज्याला भूत अशी संज्ञा आहे तें तें, हीं सर्व जर्शीं आपापल्या कक्षेत आधारभूत मानिलीं जातात, तसेच वेदाध्ययन करणारे ब्राह्मण अधिकारी मानिले आहेत. याप्रमाणेच तुमचा हा सर्वोत्कृष्ट ग्रंथ त्या त्या विषयांत प्रमाणभूत समजला जाईल, अशी माझी आज्ञा आहे. स्वायंभूत मनु याच ग्रंथास अनुसरून लोकांना धर्म सांगेल. जेव्हां उशना व बृहस्पति हे उत्पन्न होऊन ग्रंथरचना करितील तेव्हां तुमच्या बुद्धिकौशल्याने जन्मास आलेल्या या ग्रंथाचाच ते आधार घेतील. हे द्विजभ्रेत्हो, मनु, उशना व बृहस्पति यांचे नीतिग्रंथ प्रचारांत आल्यावर देखील वसु नामक चित्रशिखंडिसंज्ञक सप्तर्षीनीं रचलेले शास्त्राचा भाविक व हरिमक्त राजा (उपरिचर) त्याने बृहस्पतीजवळ उत्तम प्रकारे अभ्यास बृहस्पतीपासून तुमच्या ग्रंथाचे अध्ययन केला. राजा, इंद्र ज्याप्रमाणे स्वर्गाचे राज्य करून, त्याचे आधाराने सर्व कर्मे करील. हा तुमचा शास्त्रग्रंथ सर्व ग्रंथांत अग्रेसरत्व पावेल; आणि धर्म व अर्थ हे पुरुषार्थ साध्य करण्याचे शान लोकांना देईल. या ग्रंथांत उत्तम रहस्य होतो. परंतु त्यापेक्षां गुजराठी व बंगाली पाठ (प्रजावन्त) हाच बरा वाढल्यावरून घेतला आहे.

तुझीं एका मोठचा कूलाचे मूळपुरुष व्हाल. वसु राजाही राजलक्ष्मीने युक्त होऊन ख्याति पावेल. त्या राजाचे निधनानंतर हा सनातन ग्रंथ जगातून नाहींसा होईल, हें मी तुम्हांस सांगतो.’ इतके बोलून अट्टश्य नारायण त्या ऋषीना सोडून कोणा एका दिशेने निघून गेला. नंतर, लोककल्याणाची चिंता वाहणाऱ्या त्या आयत्रीषीनीं हा सर्व धर्माचा सनातन मूल-ग्रंथ प्रचारांत आणिला पुढे कृतयुगांत अंगिरा ऋषीचे कुलांत जेव्हां बृहस्पति जन्मास आले तेव्हां वेदांगां व उपनिषदें यांशीं सुसंगत अशा हा ग्रंथाचा प्रसार करण्याचे काम त्याच्याकडे सोंपवून, धर्मप्रवर्तक व सर्व लोकांस आधारभूत झालेले ऋषि तपाचरणाचा निश्चय करून यथेण प्रदेशीं गेले.

अध्याय तीनरों छत्तिसावा.

—::—

नारायणमाहात्म्यवर्णन.

भीष्म सांगतात:—यावर महाकल्प लोटले तेव्हां अंगिरा ऋषीला पुत्र शाला. याप्रमाणे देव-पुरोहित बृहस्पति जन्मास आला ह्याणुन देवांना आनंद शाला. बृहत्, त्रैश व महत् हे पर्याय-वाचकच शब्द आहेत. हे राजा, या सर्व गुणांनी युक्त असल्यामुळे त्या विद्वान् पुत्राला बृहस्पति असे नांव पडले. पुढे उपरिचर वसु राजा हा त्यांचा पट्टशिष्य शाला; आणि नीतिग्रंथ प्रचारांत आल्यावर देखील वसु नामक चित्रशिखंडिसंज्ञक सप्तर्षीनीं रचलेले शास्त्राचा भाविक व हरिमक्त राजा (उपरिचर) त्याने बृहस्पतीजवळ उत्तम प्रकारे अभ्यास बृहस्पतीपासून तुमच्या ग्रंथाचे अध्ययन केला. राजा, इंद्र ज्याप्रमाणे स्वर्गाचे राज्य करितो, त्याप्रमाणे विधिपूर्वक कर्माचरण केल्या-

१ या ठिकाणी मुंबई पाठ “प्रजानन्तो” असा आहे, त्याचा अर्थ ‘तुझीं शाते व्हाल’ असा होतो. परंतु त्यापेक्षां गुजराठी व बंगाली पाठ (प्रजावन्त) हाच बरा वाढल्यावरून घेतला आहे.

मुळे चित्तशुद्धि पावलेल्या त्या वसु राजानें यणांनी वेगलाच मार्ग स्वीकारून आपला हवि-
पूर्वीचे परिपालन कोळे. त्या महात्म्यानें मोठा भीम अदृश्यपणानें कां वरें नेला ?
अश्वेष्य यज्ञ केला. त्या यज्ञांत उपाध्याय भीम पुढे सांगतातः—सर्वं सदस्यांनी व
बृहस्पति यांनी स्वतः होत्याचे काम पतकरिले. स्वतः वसुराजानें क्रुद्ध शालेल्या बृहस्पतींचा
प्रजापतीचे तिथे पुत्र एकत, द्वित आणि त्रित राग शांत करण्याचा यत्न केला; व आपल्या
या ऋषिश्रेष्ठांनी सदस्य होण्याचे कबूल केले. मनाची स्वस्थता विघडवून न देतां ते ह्याणाले,
धनुष, रैभ्य, अर्वाचिसु, परावसु, मेधातिथि, ‘आपण रागावून नये. आपण आतां क्रोधाला
तांड्य महर्षि, महाभाग शान्ति, वेदशिरा, बळी पडलां, तसें कोधवश होणें कृतयुगांत
शालिहोत्राचे जनक ऋषिवर्य कपिल, आद्य योग्य नाहीं. ज्या देवाचा भाग तुझी ठेवला
कठ, वैरांपायनाचे ज्येष्ठ वंशु तैत्तिरि, कण्व व आहे, तो क्रोधापासून अलिस असून, हे बृह-
देवहोत्र हे तेरा व प्रजापतिपुत्र तीन एकूण स्पते, तुहांला किंवा आहांला त्याचे दर्शन
हे सोळा विख्यात ऋषिही त्या यज्ञांत होणें अशक्य आहे. ज्याच्यावर नारायणाचा
हजर होते. मग, राजा, सर्वं प्रकारची कृपाप्रसाद होईल, त्यालाच त्याचे दर्शन घडते.’
यज्ञसामुद्री जुळल्यावर त्या महायज्ञास सुर- यानंतर, चित्रशिखंडविरचित नीतिग्रंथा-
वात शाळी. त्यामध्ये पशुवध शाला नाही. मध्ये पारंगत असलेले एकत, द्वित व त्रित हे
कारण राजाची तशीच आज्ञा होती. तो तिथे ऋषी सभेला उद्देशून ह्याणाले, “आही
राजा हिसेच्या विरुद्ध असून शुद्ध, उदार ब्रह्मदेवाचे मानसपुत्र ह्याणून विख्यात आहों.
व निरुद्धिं होता. त्याला सर्वं कर्माचे ज्ञान एकदा परमपदाच्या शोधार्थ आही उत्तर
होते, म्हणूनच त्या यज्ञांतील हविर्भाग बन- दिशेनै निघालो. काटाप्रमाणे एका पायावर उभे
स्पतीचे होते. मगवानु पुराणपुरुष देवाधिदेव राहून आहीं हजार वर्षेष्यंत उग्र तपश्चर्या
त्या वसु राजाचे कृतीने संतुष्ट झाले; व अन्याला केली. आहीं दारण तपाचरण केले तो प्रदेश
दुर्लभ असणरे प्रत्यक्ष दर्शन नारायणानें मेरुपर्वताच्या उत्तर दिशेला क्षीरसागराच्या
आपल्या या मक्तेष्ठ राजाला दिले; तीरावर आहे. आपल्याला वरेण्य, वरद व
आपला पुरोडाश स्वतः हुंगला; आणि अदृश्य सनातन नारायणाचे प्रत्यक्ष दर्शन कसें घडेल
म्हितींतच ते आपला माग घेऊन चालते हाच आमचे तपाचा हेतु होता. नारायणाची
झाले. पण यामुळे बृहस्पतींना क्रोध आला; मूर्ति प्रत्यक्ष दिसावी, या हेतूनै चालविलेले
व सुक हातीं घेऊन त्यांमीं ती जोरानें तप समाप्त झाल्यावर, हे विभेद, प्रेमल, गंभीर
आकाशांत फेकली; आणि क्रोधामुळे त्यांचे व आल्हादकारक अशी आकाशवाणी झाली
दोळ्यांतून अश्रुपात होऊं लागला. ते उपरि- आणि आमचे कानीं असे शब्द पडले: “हे
चराला उद्देशून ह्याणाले, ‘हा मी येथे माग विप्रहो, प्रसन्न मनाने तुझीं फार उत्तम प्रकारे
घेवितों, तो स्वतः माझे समक्ष नारायणाने तपश्चर्या केली. नारायणाचे दर्शन कसें घेडल
घेऊन जावा. यांत त्रांत उपयोग नाही !’ हे समजण्याच्या हेतूनै तुझीं नारायणाची
युधिष्ठिर विचारतोः—त्या यज्ञांत जर भाकि चालविली आहे. क्षीरसागराच्या उत्तरेस
बाकीच्या देवांनी प्रत्यक्ष येऊन उघडपणे देवियमान् श्वेत नामक दीप आहे, तेथे.
आपले हविर्भाग घेले, तर सर्वांगापक नारा-वास्तव्य करणारे मानव नारायणाचे ख्यानांत-

मग्म असतात्. त्यांची कान्ति चंद्राप्रमाणे वाटले. त्यांचेमध्ये तेजानें कोणीही दुसऱ्या-असून ते अनन्यभावानें त्या पुरुषोत्तमाची पेक्षा न्यूनाधिक नव्हता,—सर्वांची प्रभा अगदी भाक्ति करीत असतात्. ते प्रत्यक्ष सहस्रशिर सारस्वी होती. इतक्यांत एकाएकी, हे बृहदेवाचे उकिणी प्रवेश करितात. (लीन होतात.) ते स्पते, सहस्र सर्वांची एकवटलेली प्रभा आसाला श्वेतद्वीपस्थ लोक अनिंद्रिय, निराहार, अनिमेष, दग्मोचर झाली. तेव्हां त्या तेजोगोलकाकडे सुगंधशरीर व एकनिष्ठपणे ईश्वराची भाक्ति करणारे त्या सर्व मानवांनी त्वरित धाव घेतली; आणि आहेत. क्रृष्णीहो, तुम्ही तिकडे जा. कारण, त्या मुदित होऊन त्यांनी हात जोडले व तोडानें उकिणी मीं आपले स्वरूप प्रकट केले ओह. ”’ नमः । असा शब्दोच्चार सुरु केला. या-

या प्रकारची ती अशरीरिणी वाणी प्रमाणे त्यांचा शब्दोच्चार चालला असतां एक आमचे कानीं पडतांच आम्ही सर्व त्या सांगिन. कारच मेडा ध्वनि आमच्या कानीं आला. ते लेल्या मार्गाने श्वेतद्वीपाकडे निवालों. नाराय- मानव त्या तेजोस्सूप देवाला बाल नेत आहेत याच्या दर्शनासाठी उत्सुक होत्सोते आही असे दिसले. त्या देवाविदेवाच्या तेजानें अंतःकरणांत ध्यान करीत शेवटी अंत नामक आमची अंतःकरणे गोंधळून गेली; आणि महाद्वीपाजवठ आलो, तो आमच्या दृष्टीला त्यामुळे आमची दृष्टि, सामर्थ्य व इंद्रिये हीं कांहीच दिसेनासे झाले. त्याच्या तेजाने असन नसल्यासारखी होऊन आम्हांला कांहीच आमचे नेत्र दिसन गेल्यामुळे आसाला नाराय- दिसेना ! पुष्कळजण एकदम बोलत असले यांचे दर्शन झाले नाही. तेव्हां एकाएकी नाराय- दिसेना ! यांचे जसा एकंकार ध्वनि ऐकून येतो, तसा यणाच्या कृपेने आमचे मनांत असा विचार त्या सर्व मानवांनी उच्चारलेले शब्दांचा एकच मेडा ध्वनि आमचे कानीं पडत होता. जितं ते पुण्डरीकाक्ष नमस्ते विश्वभावन ।

नमस्तेऽस्तु हर्षीकेश महापुरुषपूर्वज ।

इयादि शब्दवर्णोच्चार शास्त्राचे नियमांस धरून विनाचूक उच्चारिलेले आम्हीं स्पष्ट ऐकले. इतक्यांत सुगंध व पवित्र वायु वाहूं लागून त्यावरोचर दिव्य सुमने व कांहीं पूजनेचित पवित्र अंगष्ठि तेथे प्राप झाल्या. नंतर पांचरात्रे विधि नाणांच्या व कायावाचामनेकरून नाराय- नाची अनन्य भक्ति करणाऱ्या त्या मानवांच्या रुजनाने संतुष्ट होऊन तेथे प्रत्यक्ष नारायण- किंवद्दले, असे आम्हांला त्यांनी उच्चारित झाले, असे आम्हांला त्यांची उच्चारित झाले होते. शिवाय त्या महात्म्यांनी मानस जप चालविला होता. त्यांच्या या अनन्य- भक्तीनें नारायणाला परमं संतोष झाला. हे मुनिशार्दूलहो, युगक्षयाचे वेदीं सूर्य जितका तेजस्वी दिसतो, तितका त्यांचेपैकी प्रत्येक मानव तेजःपूज दिसत होता; त्यामुळे ते द्वीप विशिष्ट विधि सांगिनें आहेत, त्यांस पंचग्रन्थ तेजांचे आग्रह आहे कीं काय अमें आसाला। कधीं मंजा थांव.

माथेने मोहित ज्ञात्यामुळे आम्हांला मात्र त्याचें यज्ञांतील वेदोक्त मंत्रांनी अपिलेले हविर्भाग दर्शन झाले नाही. तो य्रहण करितो. नारायण षर्मात्मा अनाय-

नंतर, हे अंगिराकुलश्रेष्ठ, वायु मंद नंत व अव्यक्त असून देव व दानव उभयही ज्ञात्यावर व त्यांचा पूजाविधि आटोपत्यावर त्याची आराधना करितात.

आमचीं मने चितेने व्याकुळ झाली. त्या कुल- याप्रमाणे एकत, द्वित व त्रित आणि अन्य शीलवान् हजारों मानवांपैकीं एकानेही आमच्या- सदस्य यांचे सांत्वनपर भाषण श्रवण केल्या- कडे पाहिले नाहीं अथवा लक्ष दिले नाहीं. वर उदराधी बृहस्पतीचा क्रोध शांत झाला, ब्रह्मविचारांत गृहून गेलेल्या त्या अनन्यभक्त आणि त्याने सर्वे देवतांचे संपूजन करून व स्वस्थचित्त मुनिसमुदायांने आम्हांकडे दुर्लक्ष उपरिचर राजाचा यज्ञ समाप्त केला. यज्ञ केले, आम्हीं (प्रवासाने) फार थकले होतों संपूर्ण ज्ञात्यावर वसुराजाने प्रजेचे (पुत्रवत्) व उग्र तपाचरणाने अति क्षीण झाले होतों. पालन केले व त्याच्या पुण्यानं तो स्वर्ग- अशा स्थितींत आम्हांला उद्देशून कोणीं तरी लोकीं गेला. परंतु ब्राह्मणांच्या शापांमुळे आकाशस्थ अशरीरी प्राणानं माषण केले. स्वर्गातून खालीं येऊन पृथ्वीवर आला. हे राज- (देववाणी झाली.) शार्दूला, तो सत्यर्धमपरायण राजा भूविवरांत

देव म्हणाला:—तुम्ही हे जे इंद्रियविर- असतांना देवील त्यांने धर्माचरण सोडले हित श्वेत पुरुष पाहिलेत, त्यांना व त्यांची नाही. नारायणमत्राचा जप करीत नाराय- ज्याचेवर कृपादृष्टि होईल त्या द्विजश्रेष्ठांनाच जांचे ठिकाणीं एकाअतेने मन लावून त्याच्या नारायणाचे दर्शन होते. ऋषीहो, आल्या प्रसादाने हो वसुराजा पुनः स्वर्गास गेला; मार्गाने येथून सर्व परत जा. भक्तिहीन मनु- महीतल सोडल्यावर त्याला नष्टिकपुरुषास योग्य प्याला नारायणाचे दर्शन दुर्लभ आहे. अशी गति घणजे परमपद तात्काळ प्राप्त झाले. सभांवारच्या तेजःपत्तलामुळे दुर्लभ असलेले

भगवंताचे दर्शन अनेतकालपर्यंत अनन्यभक्त करणारांनाच होतंहे द्विजश्रेष्ठहा, तुमचे हातून

महक्कार्य घावयाचे आहे. विप्रहा, कृतयुग समाप्त होऊन दिवस्वत मन्वंतर किरले धृणजे, युधिष्ठिर प्रथ करितो:—महात्मा वसुराजा त्रेतायुगाला आरंभ होईल, तेव्हां तुम्ही देवांची अत्यंत भगवद्ग्रन्थ असतां, स्वर्गभ्रष्ट होऊन कार्यासंदिक करण्याकरितां त्यांस साक्ष कराल ! त्याला भूविवरांत कां वरें शिरावें लागले ?

हे अद्दृत व अमृतासागरे मध्ये शब्द श्रवण केल्यावर, नारायणाच्या प्रसादाने आम्ही त्वरित ऋषी व देव याचेमध्ये झालेल्या संवादाचा इष्ट स्थलीं परत आलो. हे बृहस्पते, हव्यकव्य व प्राचीन इतिहास उदाहरणरूपांने सांगत अस- तपश्चर्या यांचे योगाने आम्हांला देवील जर तात. तो असा:—एके वेळी देव हे द्विजश्रेष्ठांना नारायणाचे दर्शन घडले नाही, तर उद्देशून खाणाले कीं, ‘अजाचा बलि देक्कनच तुला ते इतक्या गुलमतेन कर्त्तव्यं यज्ञ केला पाहिजे. कारण, अज शब्द बोकड वरे ? नारायण परमात्मा भूतश्रेष्ठ (श्रेष्ठ भूत) या अर्धांने मत्रांत योजिला आहे. अज असून, त्यांनेच निश्च निर्माण केले आहे. ६ या गायाचा दृक्तांन पुढल्याच अस्यांत आहे.

शब्दाची व्याप्ति करून मेषव्यतिरिक्त अन्य न्याचे हविर्भाग अर्पण करून यज्ञ करावा, पशुचा त्यांत अंतर्भाव करावयाचा नाहीं। असा आमचा पक्ष आहे; आणि पशुचा बळी

ऋषी ह्याणतात:—दैदिक श्रुति अशी आहे यज्ञामध्यें यावा, असा देवांचा अभिप्राय आहे. की, वनस्पतीचे हविर्भाग अर्पण करून यज्ञ तर, हे राजा, याविष्यी तुऱ्ये मत काय आहे करावा. अज ही संज्ञा बीजांना (वनस्पतीना) ते आम्हांला सांग.

दिलेली आहे. तेव्हां यज्ञांत बोकड मारणे भीष्म सांगतात:—याप्रमाणे, राजा, देवांचे उचित नाहीं. देवहो, पशुचा वध करावा हा काय द्याणें आहे, ते वसुराजाने समजून घेतल्या-भल्यांचा धर्म नाहीं. हे सर्व युगांत श्रेष्ठ मानि-वर, देवांचा पक्ष घेऊन, द्यागवलीनं यज्ञ लेले कृतयुग आहे. तेव्हां पशुची हत्या (अशा करावा असे उत्तर दिले. तेव्हां त्या सूर्यतुल्य पवित्र काळांत) कशी बरे करावी ! नेजस्वी ऋषींना हे उत्तर ऐकन क्रोध आला;

भीष्म सांगतात:—या प्रकारचे ऋषींने व आणि विमानांत वसलेल्या देवपक्षपाती वसूला देवांचे संभाषण चालले असतां नुपश्रेष्ठ वसु-ते बोलले, “ हे राजा, तू सुरपक्ष उचलून राजा त्याच मार्गांने चालला होता तो तेथे धस्त अनृत उत्तर दिले आहेस मृणून स्वर्मा-प्राप्त शाला. श्रीमान् वसुराजा सन्य, वाहने तृन तुळा अथःपात होवो ! अंतरिक्षांतून मार्ग-इत्यादि यांसह अंतरिक्षांतून मार्ग क्रमण करीत क्रमण करण्याचे तुऱ्ये सामर्थ्य आजपासून होता. आकाशमार्गांने वसुराजा येत आहे ल्यास जाऊन आमच्या शापवाणीने तुला हे अवलोकन करून, ऋषी प्रकदम देवांना पृथ्वीच्या पोटांत शिरांवे लागेल ! ” तेव्हां उद्देशून बोलले की, सर्व भूतांचे प्रिय व्हावे तक्षणींच उपरिचिर राजा अधोमुख होऊन मृणून अहनिश झटणारा हा दानशुर व यज्ञ-पृथ्वीच्या विवरांत शिरला ! परंतु, युधिष्ठिरा, कठी नुपश्रेष्ठ वसुराजा आपली शंका निः-नारायणाच्या आज्ञाने त्याची स्मृति मात्र संशय दूर करील. महात्मा वसु अनृत भाषण नाहींशी झाली नाही. इकडे सर्व देव मिळून कर्से करील ! (कदापि करणार नाही !) वसुराजाची शापापासून मुक्ता कशी होईल

याप्रमाणे ऋषी व देव यांनी आपआप-यासाठी अव्यग्र मनाने विचार करून लागले, हे सांत संकेत करून ते सर्व मिळून वसुराजाच्या खरोखर त्याचे सुदैवच होय. महात्म्या वसु-जवळ आले आणि त्याला प्रश्न करित झाले, राजाला आपल्याकरितां शाप झाला आहे, “ हे राजा, यज्ञामध्ये बक्षयाचा बळी यावा तेव्हां आपण सर्व देवांनी एक होऊन त्याचे कीं ओषधींचा यावा ? आमचेमध्ये यावदल शापाचा प्रतिकार करणे आपले कर्तव्य आहे, वाद उपस्थित झाला आहे. तू आमची शंका हे लक्षांत वेऊन, ज्या डिकाणीं उपरिचिर राजा दूर कर. तू सांगशील ते प्रमाण मानावयाचे होता तेथे देव त्वरेने गेले व प्रीत मनाने त्याला असे आम्ही आपसांत ठरविले आहे. ” तेव्हां ह्याले, “ ब्रह्मण्यदेव जो नारायण त्याचा वसूने हात जोडून त्यांस विचारले, “ हे तू परम भक्त आहेस. मुरासुरांचा गुरु नारायण द्विजश्रेष्ठहो, यासंबर्धी तुमचे काय मत आहे, तुश्या भक्तीने तुट होऊन तुशी शापापासून व देवांचे काय मत आहे. हे मला जेसे निःसंशय मुक्ता करील. हे राजश्रेष्ठा, महात्म्या असेल तसे सांगा. ”

ऋषींनी सांगितले:—हे नराधिपा, धा-तपांचे अवश्य सार्थक झाले पाहिजे; आणि

क्षणूनच तु स्वर्गभ्रष्ट होऊन एकदम श्रेष्ठा गरुडा, येथून जा आणि पृथ्वीच्या पृथ्वीतलावर येऊन पडलास. हे निष्पाप राज-विवरांत वास करीत असलेल्या त्या अधोगत श्रेष्ठा, आही तुला असा एक वर देऊन ठेवितो वसुराजाला पूर्वीप्रमाणे अंतरिक्षांतून मार्गकीं, जोपर्यंत शापदोषाने तु पृथ्वीचे विवरांत क्रमण करण्यास कायमचा समर्थ कर, अशी असशील तोपर्यंत यज्ञामध्ये आठवण ठेवून माझी तुला आज्ञा आहे.”

काळजीपूर्वक विष तुइया नांवाने घृताच्या याप्रमाणे प्रभूची आज्ञा होतांच, गरुडाने (वसु) धारा अर्पण करितील; आणि त्या पंख कफफडबून, वसुराजा जेथे होता त्या तुला पोचून, आही तुइयाविषर्यी चिंता क-विवरांत वायुगतीने प्रवेश केला; आणि त्या रीत असल्याने तुला कदापी ग्लानि येणार विनतासुताने एकदम वसुराजाला विवरांतून नाही, किंवा क्षुधातुषा इत्यादिकांचा ताप उचलून त्यासह आकाशांत उडी मारिली होणार नाही. हे राजेंद्रा, तु पृथ्वीच्या व त्याला अंतरिक्षांत सोडून दिले. तेहां पोटांत असे तों वसेधारांच्या प्राशनाने तक्षणी नृपत्रेष उपस्थिर राजा पूर्ववत होऊन तुझे तेज यक्किचित्तही कमी न होतों सदेह ब्रह्मलोकीं गेला. हे कैतेया, याप्रमाणे शेवढी आमच्या वरप्रसादाने नारायण तुइयावर वाणिदोषास्तव द्विजांच्या शापाने महात्म्या संतृप्त होऊन तुला ब्रह्मलोकाला घेऊन जाईल!” वसुराजाला देखली देवांच्या कबुलीने अधो-याप्रमाणे देवांनीं वसुराजाला वर दिल्यावर ते गतीस जावे लगले. मात्र त्याने नारायणाची आपले टिकाणी परत गेले. इकडे तपोनिषद अनन्यभक्ति केल्यामुळे शापमुक्त होऊन कृषिही स्वस्थानीं निघून गेले.

हे भारता, वसुने तंद्रांपासून जगत्सृष्ट्याचे भीष्म सांगतात:—येथर्पर्यंत, मानव कसे पूजनास आरंभ केला व प्रत्यक्ष नारायणाचे उत्पन्न झाले, ही कथा मीं तुला सांगितली (?) मुख्यांतून बाहेर पडलेल्या मंत्रांचा अविरत जप आतां, राजा, नारद ऋषि पूर्वी श्वेतद्वीपाला कसे चालविला. हे अर्दिमा, पृथ्वीच्या विवरांत पांचले तें कथानक सांगतों, तें एकाग्र मनाने एक.

अपली असूनही वसुराजाने नियमाने नित्य पंचकालीं

पंचमहायज्ञ करून, देवाधिदेव नारायणाला अध्याय तीनशे अडातिसावा.

प्रसन्न केले. तेहां भगवान् श्रीहरि त्याचे

भक्तीने तुष्ट झाले व आंजनीचा वाटपहात सान्निध्य

असलेल्या आपल्या शीघ्रगामी पक्षिराज गरु-

डाला उद्देश्यून ते वरदांत भगवान् विण भगवान् नारद हेश्वत महाद्वीपास आले, तों तेथे

झाणाले, “ हे महाभागा पक्षिराजा, धर्मात्मा तेच चंद्रतुल्य तेजस्वी श्वेत पुष्प त्यांना दिसले.

व कडकडीत वर्ते आचरणारा सप्तांदृ वसुराजा त्यांनी नारदांचे पूजन केले आणि नारदांनी

कोऱे आहे याचा माझ्या आज्ञाने शोध कर. त्यांचा मनाने व शिरःप्रणामाने सत्कार केला.

ब्राह्मणांच्या कोपामुळे स्वर्गभ्रष्ट होऊन पृथ्वीचे नेतर, कराही संकटांत असतां ज्यांचे जपध्यान

विवरांत त्याने प्रवेश केला आहे. शापप्रमाणे कर्दी अंतरतच नाहीं अशा नारदांनी, नाराय-

इतके दिवस अधोगति भोगून द्विजश्रेष्ठांच्या णाचे दर्शन व्हावें ही उक्केंद्रा असल्यामुळे,

वाणीचा त्याने आदर केला. आतां, हे पक्षि-एकाग्रचिन्त होऊन व भुज उमारून योगानेष

न्याला त्वरित ब्रह्मलोकाची पून: प्राप्ति झाली.

—०:—

नारदकृत नारायणनामस्तोत्र.

भीष्म सांगतात:—हे धर्मा, मग महायि

द्वाला उद्देश्यून ते वरदांत भगवान् नारद हेश्वत महाद्वीपास आले, तों तेथे

झाणाले, “ हे महाभागा पक्षिराजा, धर्मात्मा तेच चंद्रतुल्य तेजस्वी श्वेत पुष्प त्यांना दिसले.

व कडकडीत वर्ते आचरणारा सप्तांदृ वसुराजा त्यांनी नारदांचे पूजन केले आणि नारदांनी

कोऱे आहे याचा माझ्या आज्ञाने शोध कर. त्यांचा मनाने व शिरःप्रणामाने सत्कार केला.

ब्राह्मणांच्या कोपामुळे स्वर्गभ्रष्ट होऊन पृथ्वीचे नेतर, कराही संकटांत असतां ज्यांचे जपध्यान

विवरांत त्याने प्रवेश केला आहे. शापप्रमाणे कर्दी अंतरतच नाहीं अशा नारदांनी, नाराय-

इतके दिवस अधोगति भोगून द्विजश्रेष्ठांच्या णाचे दर्शन व्हावें ही उक्केंद्रा असल्यामुळे,

वाणीचा त्याने आदर केला. आतां, हे पक्षि-एकाग्रचिन्त होऊन व भुज उमारून योगानेष

वृत्तीनें, निर्गुण असतांही भक्तासाडीं सगुणरूप ३० दिवस्पते (सूर्या), ३१ मरुत्पते (प्राण-धरणारा जो विश्वस्वरूपी परमात्मा नारायण वायो), ३२ सलिलपते (वरुणरूपा), ३३ त्याचें असे स्तवन आरंभिले. पृथ्वीपते (राजा), ३४ दिक्पते (इंद्रान्यादिरूपा),

नारद द्वाणाले:—हे १ देवदेवेशा, तुला नमस्कार असो. २ हे निकिया (व्यापकत्वा-जगदाधारभूता), ३६ गुरु (अप्रकाश्या), मुळे क्रियाहीना), ३ निर्गुणा (संगरहिता), ३७ ब्रह्मपूरैहित (ब्रह्मदेवाला वेद सांगणान्या), ४ लोकसाक्षिन् (उदासीनत्वानं सृष्टीकडे ४८ ब्रह्मकायिक (ब्राह्मणशरीरानें साध्य जे पाहणान्या), ९ क्षेत्रज्ञा (स्थूल व सूक्ष्म या यज्ञयागादि तद्रूपा), ३९ महाराजिक (गण-देहांचा प्रकाशक अशा जीवरूपा), ६ पुरुषविशेषरूपा), ४० चतुर्महाराजिक (देवतांचे षोत्रमा (शरीर, जीव व ईश या तिवांतुन चार गणविशेष तद्रूपा), ४१ भासुर (प्रकाश-श्रेष्ठा), ७ अनंता (देश, काल व वस्तु मान्), ४२ महाभासुर (अपितृयुते), ४३ यांच्या मर्यादिपलीकडे असणान्या), ८ पुरुषा सप्तमहाभाग (यज्ञात गायत्र्यादि मंत्रांनी (पुर द्वाणजे व्यटीचे स्थूल, सूक्ष्म व कारण ज्याला सात हविर्भाग दिले जातात अशा), हे देह त्यांस जाळणान्या), ९ महापुरुषा ४४ याभ्य (यमगणस्वरूपा), ४५ महायाभ्य (समर्थीतील स्थूलादिकांच्या दाहका), १० (चित्रगुप्तरूपा), ४६ संज्ञासंज्ञ (संज्ञा जी पूरुषोत्तमा (सत्यज्ञानानंतानंदरूपा), ११ यमपत्नी तत्त्वामका), ४७ तुषित, ४८ महात्रिगुणा (मायाश्रयाने सत्त्व-रज-मत्तमोरूपा), तुषित (देवगणविशेष तद्रूपा), ४९ प्रमदैन १२ पाधाना (सत्त्व-रज-मत्तमांच्या संवातरूपा), (मुत्यो), ५० परिनिर्मित (मृत्यूचे साहा-१३ अमृता (सुधारूपा), १४ अमृताख्या साडीं रोगादिक उत्पन्न करणान्या), ५१ अ- (देवसंज्ञा), १५ अनंताख्य (शेषा), २६ परिनिर्मित (आरोग्यरूपा), ५२ वशवर्तिन् त्योम (अप्रकाशरूपा), १७ सनातन (अनादि), (कामादि विकारांस वश असणान्या), ५३ १८ सदसद्यकाव्यक् (कार्यरूपानं व्यक्ता व अपरिनिर्दित (शमादियुक्तत्वामुळे निंदारहित कारणरूपानं अन्यका), १९ कृतुधाम (सत्य-अशा), ५४ अपरिमित (अनंतरूपा), ५५ प्रकाशा), २० आदिदेव (नारायणा), २१ वशवर्तिन (शास्त्र्या), ५६ अवशवर्तिन् वसुपद (कर्मफलदायका), २२ प्रजापते (दक्षा- स्वतंत्रा), ५७ यज्ञ (अभिहोत्ररूपा), दिरूपा), २३ सुप्रजापते (सनकादिस्वरूपा). ५८ महायज्ञ (ब्रह्मयज्ञादिरूपा), ५९ २४ वनस्पते (अश्वत्थादिरूपा). २५ महा- यज्ञसंभव (ऋत्विजादिरूपा), ६० यज्ञयोने प्रजापते (चनूर्मुखा), २६ ऊर्जस्पते (ऊर्जे (वेदस्वरूपा), ६१ यज्ञर्गम (औमिरूपा), द्वाणजे ब्रह्मादिक जे जीवरूप पश्य त्यांच्या ६२ यज्ञहदय (यज्ञांतील उपासनारूपा), ६३ पते), २७ वाचस्पते (वाचाप्रवर्तका), २८ यज्ञस्तुत (यज्ञरूपाने ज्याची स्तुति केली जगत्पते (इंद्रा). २९ मनस्पते (मृतात्मन्), जाते अशा), ६४ यज्ञभागहर (यज्ञात हविर्भाग १ नीलकंठांनी देव द्वाणजे इद्रियें, त्याचे घेणान्या), ६५ पंचयज्ञ (पंचमहायज्ञस्वरूपा), द्वारा देवन द्वाणजे श्रीडून करणारा जो जीव त्या ६६ पंचकालकर्तृपते (अहोरात्र,मास,ऋतु,अयन चाही ईश द्वाणजे नियंता द्वाणजे अंतर्यामी असा व संवत्सर हे पांच कालमाग-व अधिष्ठान, अभ्यात्मपर अर्थ केला आहे, तोही गोड आहे. कर्ता, करण, चेष्टा व दैव हे पांच कर्ते;

या सर्वांच्याही पते), ६७ पांचरात्रिक (पंच- रूपा), १०५ प्रथमत्रिसौपर्णी, (ब्रह्म-
रात्र आगमानें ज्याचें ज्ञान होतें अशा), ६८ मेतुमामित्यादि त्रिसूपर्णरूपा), १०६ वर्ण-
वैकुंठ (विकुंठेच्या पुत्रा), ६९ अपराजित धर (ब्राह्मणादि चतुर्वर्णाच्या धारका), १०७
(ज्याचा कोणाकडूनही पराजय शाला नाहीं पंचामे (गार्हपत्य, दक्षिण, आहवनीय, सभ्य,
अशा), ७० मानसिक (मनरूप उपाधीने आवस्थ्य या नांवाचे पंचामे तद्रूपा), १०८
युक्त असणाऱ्या), ७१ नामनामिक (सर्व त्रिणाचिकेत (नाचिकेत नांवाचा अग्नि ज्याने
प्रकारची नांवे आहेत ज्याला अशा), ७२ तीन वेळां केला आहे अशा), १०९ षडं-
परस्वामिन् (ब्रह्मदेवाचाही स्वामी), ७३ गनिधान (षडंगयुक्त वेदरूपा), ११०
सुखात (ज्याने वेदव्रत समाप्त केले आहे प्राण्योतिष (सामविशेषरूपा), १११ ऊषेष-
अशा), ७४ हंसे (त्रिंदिन्), ७५ पर- सामग (सामविशेषानें गाइलेला), ११२
मैंहंस (एकदंडधरा), ७६ महाहंस (दंडादि- सामिकवतधर (वेदव्रतधारका), ११३
हीना), ७७ परमयाजिक, ७८ सांख्य- अर्थवैशिरा (अर्थवैशिष्ठ-उपनिषद्रूपा), ११४
योग (सांख्ययोगरूपा), ७९ सांख्यमूर्त पंचमहाकल्प (सौर, शाक्त, गाणेश, शैव
(ज्ञानरूपा), ८० अमृतेशय, (जीवाचे वैवर्णव असे जे पांच आगम त्यांनी प्रति-
ठिकाणी शयन करणाऱ्या), ८१ हिरण्येशय पाय अशा), ११९ फेनपाचार्य (फेनप-
(हृदयाचे टिकाणी निद्रा करणाऱ्या), ८२ संज्ञक ऋषिरूपा), ११६ वालखिल्य,
देवेशय (इंद्रियांचे ठायी रहाणाऱ्या), ८३ (६०००० वालखिल्यऋषिरूपा), ११७ हे
कुशेशय (समुद्रजलांत निजणाऱ्या), ८४ वैखानस (वानप्रस्थरूपा), ११८ अभम-
ब्रह्मेशय (वेदाचे टिकाणी स्थित होणाऱ्या), योग (अखंडयोगरूपा), ११९ अभम-
८९ पञ्चेशय, (ब्रह्मांडशाश्विन्), ८६ विश्वे- संस्यान (अखंडविचारनिरता), १२० युगदे-
श्वर (जगदीश्वरा), ८७ विष्वक्सेन (भक्त- (युगांच्या आदिकालरूपा), १२१ युगमध्ये
रक्षणार्थ ज्याच्या सेना सर्वत्र धावत आहेत (युगमध्या), १२२ युगनिधन (युगांतरूपा),
अशा), ८८ जगदन्वय (जगश्चापिन्), ८९ १२३ आचांडल (इंद्ररूपा), १२४ प्राचीन-
जगत्पृष्ठति (जगताला उपादानभूत), ९० गर्भ (या नांवाचा ऋषि तूच), १२५
अग्नि हे तुऱ्ये मुख आहे, ९१ तूच वडवामि कौशिक (या नांवाचाही ऋषि तूच), १२६
आहेस, ९२ आहुति तूच, ९३ सारथि पुरुष्टुत (ज्याची अनेकांनी स्तुति कली आहे
(अग्निरूप) तूच, ९४ वपटकार तूच, ९५ अशा), १२७ पुरुष्टुत (ज्याला अनेक
ओंकार तूच, ९६ तूतप, ९७ तूच मन, ९८ नांवांनी हाक मारितात अशा), १२८
तूच चंद्रमा, ९९ तूच चक्रुराज्य (यज्ञांतील विश्वकृत (विश्वकर्त्या), १२९ विश्वरूप
अवलोकनानें संस्कृत केलेले असें घृत), १०० (विश्वस्वरूपा), १३० अनंतगते (ज्याचे
तूच सूर्य, १०१ तूच दिग्गज, १०२ तूंगतीचा अंत नाहीं अशा), १३१ अनंत-
दिग्मानु (दिशांना प्रकाशित करणारा), भोग (ज्याला असंख्य शरीरे आहेत अशा),
१०३ तूच विदिग्मानु (विदिशांना प्रका- १३२ अनंत (अनंता), १३३ अनंदे
शित करणारा), १०४ हयशीर (हयग्रीव- (उत्पत्तिरहिता), १३४ अमृथ (ज्याला
१ हंस व परमहंस हे सन्याशांचे प्रकार आहत. मध्यमिति नाहीं अशा), १३५ अन्यक-

मध्य (ज्याची मध्यस्थिति प्रकट नाहीं अशा), मायावी), १८९ चित्रशिखडिन (सुंदरकेश-१३६ अव्यक्तनिधन (ज्याचा अंतही कळत कलापयुक्त), १८६ वरपद, १८७ पुरोडाश-नाहीं अशा), १३७ व्रतावास (व्रताचे भागहर, १८८ गताध्वर (प्राप्त आहे यज्ञ ठिकाणीं रहाणाऱ्या), १३८ समुद्रधिवास, ज्याला अशा), १८९ च्छिन्नतृष्ण(निलोंभा), १३९ यशोवास, १४० तपेवास, १४१ १९० च्छिन्नसशय, १९१ सर्वतोवृत्त (सर्वदमावास, १४२ लक्ष्म्यावास, १४३ विद्यावास, व्यापका), १९२ निवृत्तरूप (मुक्तस्व-१४४ कीर्त्यवास, १४५ श्रीवास, १४६ रूपा), १९३ ब्राह्मणरूप, १९४ ब्राह्मण-सर्वावास, १४७ वासुदेव, १४८ सर्वच्छंदक प्रिय, १०९ विश्वमूर्ते, १९६ महामूर्ते, (सर्व मनोरथ पुरविणाऱ्या), १४९ हरिहय १९७ बांधव (लोकबंधो), १९८ भक्तव- (रामावतारीं मारुतीच्या खांद्यावर बसून त्सल, १९९ ब्रह्मण्यदेव, मी तुझा भक्त असून जाणाऱ्या), १९० हरिमेथ (अश्वमेधस्व- तुऱ्ह साक्षात् दर्शन ब्हावें अशी माझी इच्छा आहे. रूपा), १९१ महायज्ञभागहर (योग- हे मोक्षस्वरूपा, तुला वारंवार नमस्कार असो. समाधींत जीवाला आत्मस्वरूपांत आकर्षण करणाऱ्या), १९२ वरपद, १९३ मुखप्रद अध्याय तीनशें एकुणचालिसावा-

१९४ धनपद, १९५ हरिमेथ (हरिभक्ता),

—::--

१२६ यम (आहिसासत्यादि पंचयमरूपा), नारायणांचा नारदांस आत्मतत्त्वोपदेश. १९७ नियम (रोचसंतोषादि पंचनियमरूपा), भीम सांगतात:—याप्रमाणे गुह्य व सार्थ १९८ महानियम (यमनियमादि-सीमान्ता), नामावरीने भगवंताची नारदांनीं स्तुतिकेल्या-१९९ कृच्छ्र (प्राजापत्यादि प्रायश्चित्तरूपा), वर, विश्वरूपधारी नारायणाने नारद-ऋषीना १६० अतिकृच्छ्र, १६१ महाकृच्छ्र, १६२ आपले स्वरूप दाखविले. प्रभूचे तें रूप चंद्रास-रूपकृच्छ्र, १६३ नियमधर, १६४ निवृत्तब्रम, पेक्षां कांहीसें अधिकच शुद्ध व सुंदर होते. १६५ प्रवचनगत (ब्रह्मचारिन), १६६ प्रभूचा वर्ण कांहीसा अर्योसारखा असून, पृथिव्यर्भपृत्त (देवकीपुत्रा), १६७ प्रवृत्त- आकृति किंचित् नक्षत्रांच्या युतीप्रमाणे होती. वेदक्रिय (वैदिककर्माची प्रवृत्ति करणाऱ्या), प्रभूचा वर्ण किंचित् पोपटाच्या पंखांसारखा, कां-१६८ अज, १६९ सर्वगत, १७० सर्व- हींसा स्फटिकासारखा, किंचित् काजळासारखा, दरिन्, १७१ अग्राह (अतकर्या), १७२ कांहींसा सुवर्णासारखा, किंचित् प्रवालांकुरा-अचल, १७३ महाविभूते (आकाशादि सृष्टि- सारखा, कांहींसा श्वेत, किंचित् जातस्त्वरूपा), १७४ महात्म्यशरीर (विराट- सारखा, कोठे कोठे वैदूर्योप्रमाणे, किंचित् म्वरूपा), १७५ पवित्र, १७६ महापवित्र नीलवैदूर्यतुल्य, किंचित् इंद्रनीलसदृश, कांहींसा (पवमानादिसूक्तरूपा), १७७ हिरण्यमय मयूरकंठाप्रमाणे व किंचित् मुक्ताहारासारखाही (मंडलब्राह्मणस्वरूपा), १७८ चृहत् (वेद- होता. याप्रमाणे बहुविध वर्णाची छटा प्रभूच्या स्वरूपा), १७९ अपतर्कर्य (अतकर्या), त्या स्वरूपाचे ठिकाणीं दृग्मोचर होत होती. १८० अविज्ञेय, १८१ ब्रह्मांय (महाकारण- त्या सनातन प्रभूच्या विश्वरूपाला (विराट-स्वरूपा), १८२ प्रजासर्गकर, १८३ प्रजा- स्वरूपाला) सहस्र नेत्र, शंभर मस्तकें, सहस्र निधनकर, १८४ महामायाधर (महा- पाद, सहस्र उदरें व सहस्र हस्त होते. इतके

असूनही कांहीं ठिकाणीं तें स्वरूप अगम्य मी समजतों. भगवंता, तुं सनातन विश्वस्वरूपी, (अगोचर) होते. तो विराट्स्वरूपी परमात्मा (नृ-) सिंह व सर्वव्यापी प्रभुशेष आहेस. तुम्हे एका मुखाने अँकाराचा उच्चार करून लगो- प्रत्यक्ष दर्शन झाले एवढा वर मला पुण्कळ लग तदनुगामी सावित्रीचा (गायत्रीचा) झाला. (आणखी वर मला नको.)

जप करीत होता. त्या जितोद्रिय देवादिदेव भीम पुढे सांगतात:—परमेष्ठीचा पुत्र जो हरीच्या बाकीच्या मुखांतून चारही वेद व नारद त्याला याप्राप्तांने आपले विश्वरूप दाख- आरण्यकसंज्ञक वेदांगे यांतील नानाविध विल्यावर परमात्मा ह्याणाले, “ हे नारदा, मंत्रांचा सारखा घोष चालला होता. त्या यज्ञ- विलंब न करितां येथून आतां जा. हे माझे पति देवेशानें आपले हातांत वेदि, कमळु. मन्त्र चंद्रासारखे तेजस्वी असून त्यांना शुभ्र मणि, उपानेह, कुश, अजिन, दंडकाष इंद्रियें नाहीत व हे कांहीं खातही नाहीत. व ज्वलित अग्नि एवढ्या वस्तु धारण केल्या एकाग्रमनाने यांना माझी भक्ति करितां याची होत्या. तें रूप पाहतांच द्विजशेष नारदांनीं व त्याचे भक्तीत विध्न होऊन नये, यास्तव कांहीं न बोलतां मुदित अंतःकरणाने त्या आतां तुं येथून जा. या महाभागांना सिद्धि प्रसन्न परमेश्वराला नम्रपणे वंदन केले. तेव्हां मिळाली आहे. यांनी माझी पूर्वी अनन्यभावाने ममतक लववून प्रणत झालेल्या त्या नारदांना भक्ति केल्यामुळे राजस व तामस गुणांपासून तो अठग्य व आदिदेव परमात्मा असें ह्याणाला. यांची मुक्तता झाली आहे. एवढेच नव्हे, तर

श्रीभगवान् ह्याणाले:—एकत, द्वित व त्रित खरोखर माझे ठारीं लीन होण्याची पात्रता हे क्रृष्णशेष माईया दर्शनाच्या लालसेने या यांने अंगी आली आहे. जो नेत्रांना अगोचर ठिकाणीं आले होते. परंतु त्यांना माझे दर्शन आहे; जो खेचेले स्पर्शाने कळत नाहीं; जो घडले नाहीं; आणि अनन्यभक्तीवांचन तें गंधरूप नसल्यामुळे ज्याचे घाणेद्रियाला ज्ञान कोणालाही घडावयाचे नाहीं. माझी अनन्य- होत नाहीं; जो रसरहित आहे म्हणून जिव्हेला भक्ति करणारांमध्यें तुं श्रेष्ठ आहेस. हे ब्राह्मणा, समजत नाहीं; ज्याला सत्त्व, रज व तम हे माझे श्रेष्ठ देह असून भीच चार रूपांनी या त्रिगुणांचा विद्याळ होत नाहीं; जो प्राणिधर्माच्या घरीं जन्म घेतला. त्या मूर्तीची मात्राचे ठिकाणीं साक्षिरूपाने आहे; ज्याला शास्त्रवचनानुसार यथाविधि भक्ति करून तुला आन्या ह्याणतात; यावत् भूतांची शरीरे नष्ट इट साधावयाचे असेल तें साध्य करून घे. हे झालीं तरी ज्याचा नाश होत नाहीं; जो नित्य विप्रा, तुला वाढेल तो वर मजपाशी माग. आहे; ज्याला जन्म नाहीं; जो शाश्वत आहे; निर्विकार विश्वस्वरूपी परमात्मा जो मी तो जो निर्गुण आहे; ज्याला अंश नाहींत (जो तुजवर आज प्रसन्न झाले आहे. अविभाज्य आहे); जो चोरीस तत्त्वांपलीकडे

नारद म्हणतात:—हे देवराया, आज तुम्हे असून ज्याला पंचविसावा अशी संज्ञा आहे; भगवत्स्वरूप माझे दृष्टीस पढले, यांनेच माझी ज्याला पुरुष असेही ह्याणतात; जो निकिय यमनियमादि सर्व तपश्चर्या सफळ झाली अनें आहे (ज्याला कर्माचा अवलेप नाही);

१ कदाचित् ‘ एवढावा ’ असाव्या, कारण ज्ञानाचेच योगाने जो कळतो; आणि ज्याचे देवाचे हातांत जोडे अमण्याने काळा दिसत ठिकाणीं लीन झाले असतां द्विजशेष मुक्त होतात, न्या सनातन परमात्म्यालाच वासुदेव नाही; असे प्रनापचंद्र याणतात.

असे हाणतात. हे नारदा, अशा त्या भगवंताचा वयाचीं नाहींत. हा देहवर्ती जीव महासम्थ व्यापकपणा व महिमा केवढा आहे पहा! असून, शेष व संकर्षण अशीही त्याला शुभाशुभ कर्माचा त्याला लेप होत नाहीं; सत्त्व, आणखी नवें आहेत. या संकर्षणापासून उत्पन्न रज व तम हे तीन गुण सर्व शरीरांमध्ये वास होऊन जो ध्यानार्चनादि कर्मांनी सनत्कुमारत्व करून संचार करितात; आणि हा क्षेत्रज्ञ- (जीवन्मुक्तत्व) संपादृ शकतो म्हणून ज्याला संज्ञक जीवात्मा या त्रिगुणात्मक कर्माचा उप- सनत्कुमार असे नांव असून, प्रलयकालीं भोग घेतो, परंतु या गुणवत्तीचा लेप मात्र त्यांतच सर्व भूतांचा लय होतो असा जो सर्व त्याला लागत नाहीं. स्वतः गुणरहित असून भूतांचे मन म्हणून असतो, त्यालाच प्रयुम्न हाच जीवात्मा गुण उत्पन्न करितो व गुणांचा असेही म्हणतात. त्या प्रयुम्नापासून कर्ता, सर्व खतःला होऊं न देतां त्यांचा उपभोग कारण व कार्य यांची उत्पत्ति आहे व त्याघेतो. हे देवर्षे, (प्रलयाची देल आली झाणजे) पासूनच चराचर सर्व जगत् निर्माण होते. सर्व विश्वाला आधारभूत असणारी पृथ्वी त्यालाच अनिरुद्ध म्हणतात. इशान अशीही जलामध्ये लीन होते; जलाचा तेजामध्ये लय संज्ञा त्याला आहे. सर्व कर्मांचे ठिकाणी होतो; तेज वायुमध्ये अंतर्भूत होतो; वायु व्यक्त होणारा अहंकार हाच होय. हे राजेंद्रा (!) आकाशामध्ये लीन होतो; आकाश मनाचे निर्गुणात्मक, क्षेत्रज्ञ व भगवान् जो वासुदेव ठिकालीं लय पावते; मन हे ब्रेत्र भूत देखील तो जेव्हां जीवरूपानें अवतार घेतो, तेव्हां अन्यक्तप्रकृतीमध्ये मिळून जाते; आणि शेवटी, त्याला संकर्षण प्रभु असे म्हणतात. संकर्षण-हे ब्रह्मन्, अव्यक्त प्रकृति क्रियाहीन पुरुषाचे पासून मनाच्या रूपानें अवतरणारा प्रयुम्न ठिकाणी लीन होते. या सनातन पुरुषाहून उत्पन्न होतो. प्रद्युम्नापासून अनिरुद्ध उत्पन्न ब्रेत्र असे अन्य कांहीं विद्यमान नाहीं. अनन्य- होतो, तोच अहंकार व ईंधर होय. हे सामान्य पुरुष जो सनातन वासुदेव, त्या- नारदा, चराचर मृष्टि, क्षर आणि अक्षर, व्यतिरिक्त या अखिल जगामध्ये कोणतीही सत व असत हीं सर्व मजपासूनच उत्पन्न स्थावर अथवा जंगम सृष्ट वस्तु नित्य नाहीं. महा- होतात. माझे भक्त मजमध्ये लीन होऊन समर्थ वासुदेव भूतमात्राच्या ठिकाणी आत्म्याचे मुक्त होतात. मीच पंचविसावा, मीच ज्ञेय रूपानें वास करितो. पृथ्वी, जल, तेज, वायु व मीच निष्क्रिय पुरुष आहें. मी निर्गुण, व आकाश या पंचमहाभूतांचा संयोग होऊन कलारहित, व द्वंद्वातीत असून मला कस- हे शरीर बनते. अशा प्रकारे निर्माण झालेल्या लाही परिग्रह नाहीं. हे कसें तें तुला कळाशारीरांत, हे ब्रह्मन्, अटृष्य परमात्मा वासुदेव वयाचे नाहीं. कारण, माझे सगुणरूप तुला सुक्ष्मरूपानें त्वरित गतीनं प्रवेश करितो. या दिसत आहे. पण माझ्या मनांत आले तर क्रियेला जन्म द्याणतात. शरीरांत प्रवेश केल्या- एका क्षणांत मी हे रूप टाकून देईन. (निर्गुण वर तोच प्रभु शरीराकडून कर्म करवितो. पंच- होईन.) मी अखिल जगताचा गुरु आहें. महाभूतांच्या संयोगावांचन केल्याही देह उत्पन्न माझे दर्शन तुला होत आहे ही देखील माझी व्हावयाचा नाहीं व देहामध्ये जीवानें प्रवेश माया आहे. सर्व सृष्ट वस्तृचे गुणधर्म तुला केल्याशिवाय प्राणादि वायुंची हालचाल सुरु आता माझे ठिकाणी दिसत आहेत, यामुळे व्हावयाची नाहीं; अर्थात् कोणतीच कर्म घडा- तुला माझे यथार्थ (निर्गुणत्वानें) ज्ञान

હોણે શક્ય નાહીં. માઝ્યા ચાર પ્રકારચ્યા કર. હે ઋષે, દેવકાર્યાદ્ધારુની પિતૃકાર્ય મળ મર્ત્યિંચ સ્વરૂપ તુલા યથાતથ્ય ઉલગડૂન સાંગિ-અધિક આહે. દેવ વ પિતર યાંચા મી તલેંચ આહે. મલાચ જીવાત્મા અશી સંજ્ઞા એકટાચ આયજનક આહે. મી પશ્ચિમોત્તર આહે આણ જીવાત્મયાંચે માઝે ઠિકાણીંચ સમુદ્રામધ્યે હ્યશિરા હોડુન લોકાંની શ્રદ્ધેને વાસ્તવ્ય આહે; તથાપિ એવદ્યાનેંચ આપણ વ આદરાનેં અર્પણ કેલેં હ્યયકબ્ય સેવન જીવાત્મા ઓળસલા અંસે માત્ર તું સમજૂં કરિતો. પૂરાતન કાલીં મી પ્રથમ બ્રહ્મદેવાલા નકો. હે બ્રહ્મન, મી સર્વભૂતાપી અસૂન અખિલ ઉત્પત્ત કેલેં. ત્યાંને સ્વત: યજ્ઞયાગાદિકાંની સમુદાયાંચા અંતરાત્મા આહે. પરંતુ ભૂત- માઝે પૂજન કેલેં. ત્યાંચે ભક્તીનેં સંતુષ્ટ હોડુન માત્રાચા નાશ ઝાલા તરી મી માત્ર નાશ મી અનેક ઉત્તમ ઉત્તમ વર ત્યાલા દિલ. પાવત નાહીં. હે મુને, જે મહાભાગ ઋષે સિદ્ધિ તે અસે: “કલ્પારંમીં તું માઝા પુત્ર હોડુન મિલવુન માઝી અનન્ય ભક્તિ કરિતાત, ત્યાંચી સર્વ સુષ્ટુંચે પ્રભુત્વ તુલા પ્રાપ હોઈલ. અહંકાર-ર્જોગુણ વ તમોગુણ યાંચ્યા અવલોપાસુન યુત્ત હોડુન તું સૃષ્ટિ નિર્માણ કરશીલ, લાણન મુક્તતા હોડુન તે મદ્દપ હોતાત. નિરુક્તાને અહંકાર અંસે પર્યાયવાચક નાંવ તુલા મિલેલ. જ્યાંચે જ્ઞાન હોતેં, વ જ્યાલા હિરણ્યગર્ભ અંસે તું ઘાલૂન દિલેલી મર્યાદા કોણીહી ઉલ્લંઘન મ્હણતાત, તો જગજનક ચતુર્વેકત્ર સનાતન કરણાર નાહીં. હે બ્રહ્મન, વરપ્રાપિ વ્યાવી યા બ્રહ્મદેવ માઝે આજેને માઝી અનેક કૃત્યેં ઘડ- હેતુને જે કોણી તપશ્રયા કરતીલ, ત્યાંના વુન આણતો. માઝ્યા ક્રોધાપાસુન રુદ્રાચી તુલ્લેકદૂનચ વરપ્રાપિ હોઈલ. હ વતાચારી મહા-ઉત્પત્તિ ઝાલી અસૂન, તો માઝ્યા લલાયાંતુન ભાગ તપોથના, દેવ, દાનવ, ઋષિ, પિતર વ વાહેર પડલા. માઝ્યા ઉજથયા બાજૂલા ઉમે અન્ય વિવિધ ભૂતે યા સર્વાંચે તું ઉપાસ્ય દેવતન અસહેલે હે માઝે એકાદશ રુદ્ર અવલોકન કર. હોશીલ. દેવકાર્યાસાડીં મી નેહમીં અવતાર માઝ્યા ડાવે બાજૂલા દ્વારા આદિત્ય ઉમે વેર્દેન. ઇતકંચ નવ્હે, નર, હ બ્રહ્મન, પિતા આહેત તે પહા. માઝ્યા પુંધે સુરશ્રેષ્ઠ અષ્ટવસુ પુત્રાલા આજા કરિતો ત્યાપ્રમાણે તું મલા આજા દિસત આહેત તિકડે દાટિ દે: આણ માઝ્યા કર. મી નુડ્યા આજેપ્રમાણે વાગેન. ”

પાઠીમાર્ગે નાસત્ય વ દસ્ત હે દેખે ભિપગ્વર્ય નારદા. અતુલપરાક્રમી બ્રહ્મદેવાવર પ્રસન્ન ઉમે આહેત ત્યાંકડે પહા. ત્યાચપ્રમાણે, હે હોડુન હે વ અસેચ દુસરે ઉત્તમ વર મી ત્યાસ સાધુવ્યા, સર્વ પ્રજાપતિ, સપ્ત ઋષિ, વેદ, દિલે; વ પુન: નિવૃત્તિમાર્ગ મીકારૂન પૂર્વવત શ્કંડોં પ્રકારચે યજ્ઞયાગ, અમત, વનસ્પતિ, નિષ્ક્રિય જ્ઞાલોં. કારણ, સર્વ ધર્મામધ્યે નિવૃત્તિ-યમનિયમાદિ વિવિધ પ્રકારચી નંબ, નંબાં માર્ગ બ્રેષ્ટ માનિલા અસૂન સર્વ કર્માંચા. ત્યાગ એકવલેલે સૂર્તિમંત અષ્ટગુણશર્ય, શ્રી, લક્ષ્મી, લાણજેચ નિવૃત્તિ હોય. લાણન મનૃથાંને નિવૃત્તિ-કીર્તિ, પર્વતાંસહ પૃથ્વી, વેદાંચી જનની દેવી માર્ગાચા અવલોકન કરુન બ્રેષ્ટ સુખાચી પ્રાપિ સરસ્વતી, અંતરિક્ષાંતીલ નક્ષત્રાંત બ્રેષ્ટ અસ- કરુન વ્યાવી. આદિત્યસ્વરૂપાંત વિલીન લેલે બ્રુવનક્ષત્ર, મેધ, સમુદ્ર, સરોવરે. નદ્યા, અસલેલા વિદ્યાસંપત્ત મહાયોગી કપિલ મીચ પિતૃગ્રણાંતીલ મૂર્તિમંત મુખ્ય ચાર પિતર વ નિરા- અંસે સાંહ્યમતવાર્દી આચાર્ય સમજતાત. વેદાં-કાર તીન ગુણ હીં સર્વ માઝ્યા વિશ્વરૂપાચે મધ્યે ભગવાન હિરણ્યગર્ભ યા નાંવાંને માઝીં ટિકાણી દ્વારા હોત આહેત તેહી અવલોકન સ્તુતિ કેલેલી આહે. હે બ્રહ્મન, યોગશાસ્ત્રાંત

योगानंद या शब्दानें माझा उल्लेख केला आहे. असा महापराक्रमी व दैत्यश्रेष्ठ बलिराजा विरो-व्यक्त स्वरूप धारण करून सांप्रत मी स्वर्गांत चनाचे पोटीं जन्मास येईल. तो स्वपराक्रमानें रहात आहें. मी सनातन आहें. सहस्रयुगे इंद्राला देखील राज्यभ्रष्ट करील. त्या बलीनें लोटल्यावर मी जगताचा संहार करीन. न्या त्रैलोक्याला जर्जर करून इंद्रालाही पराजित वेळीं स्थावरजंगमादि सर्व भूते आत्मस्वरूपांत केले म्हणजे कश्यपापासून अदितीच्या पोटीं सांठवून, विद्यानंदामध्ये मी एकाकी रमणाण बारावा आदित्य (वामन) म्हणून मी होऊन राहीन. पुनः किंत्येक युगांनंतर विद्येच्या अवतार घेईन. मग, नारदा, महासमर्थ व (ज्ञानाच्या) साहायानें मी जगत निर्माण देवांना देखील अवध्य असा जो बलि दैत्य करीन. माझी जी चौथी मृती आहे तिज त्याला पाताळांत वालून मी महावीर्य-पासून अविनाशी शेषाची उत्पाती होते. शेषा शाली इंद्राला त्याचे राज्य परत मिळवून लाच संकर्षण हे नांव असून, त्यापासून प्रयुक्त देईन; आणि सर्व स्थानभ्रष्ट देवतांची त्यांच्या उत्पन्न होतो. प्रद्युम्नापासून मीच अनिस्तद्वा-त्यांच्या जागीं स्थापना करीन. पुढे त्रेतामध्यानें जन्म घेतो. या प्रकारे मी पुनःपुनः युगामध्ये भूगुक्लांत मी परशुराम होऊन संपात्ति आपल्यालाच उत्पन्न करीतो. अनिस्तद्वाच्या व सामर्थ्य यांच्या मदानें उन्मत्त झालेल्या नाभिकमलापासून ब्रह्मदेवाचा अवतार होतो क्षत्रियांचा नायनाट करून पृथ्वी निःक्षत्रिय आणि ब्रह्मदेवापासून चराचर भृतसृष्टि निर्माण करून सोडीन. त्रेतायुग संपून द्वापरयुग लाग-होते. प्रत्येक कल्पाच्या सुरवातीला या प्रका-प्रयाचे संधीस दशरथाच्या पोटीं मी जगत्पति राने सृष्टीची उत्पत्ति होते हे लक्षात ठेव. राम या नांवानें अवतार घेईन. कृष्ण एकत व ज्याप्रमाणे आकाशांत सूर्याच्या अम्लेदयांची द्वित या नांवांच्या प्रजापतीच्या दोन पुत्रांना परंपरा चाललेली दृश्यीस पडते, न्याप्रमाणेच चित कृष्णीचा घात केल्याचे प्रायश्चित म्हणून सृष्टीच्या प्रलयोत्तर्नांची परंपरा एकामाग्न वानराचा वेड्यावांकड्या आकाशाचा जन्म एक याप्रमाणे चाल असते.

नारदा, सर्वशक्तिमान् काल ज्याप्रमाणे नष्ट अरण्यवासी, महाबलिष्ठ, अमितवीर्यशाली व (अस्तंगत) झालेल्या सूर्याला बळानें खेचून इंद्रासारखे पराक्रमी वानर देवांची सुरक्षा परत आणतो, त्याप्रमाणे सर्व प्राण्यांच्या हिता-करण्यासाठी मला साहाय्य करीतील; आणि साठीं मी वराहस्वरूप धारण करून आपले साम-त्यांच्या साहाय्याने. पुलस्त्यकुलाला कलंक शर्यानें उदकामध्ये चुडून नष्ट झालेली समुद्र-लावणारा नीच व भयंकर राक्षसांचा राजा मेखला पृथ्वी पुनः परत स्वस्थानी आणांन. जो जगत्कटक रावण त्याचा व त्यांच्या अनु-स्वसामर्थ्यांच्या मदानें खुंद झालेल्या दितिपुत्र यायांचा मी निःपात करीन. द्वापरयुगाच्या हिरण्याक्षाचा मी वध करीन. नंतर देवांना शेवटी व कलियुगाचा आरंभ होण्यापूर्वी मथुरा संकटांतून मुक्त करण्याकरितां मी नृसिंहस्वरूप नगरीत कंसाला मारण्याकरितां मी प्रकट धारण करून, यज्ञयागांचा विध्वंस करणारा होईन. तेथें देवांना कांद्यांप्रमाणे जाचणाऱ्या दितीचा पुत्र हिरण्यकशिषु याचा नाश करीन. अनेक दैत्यांना ठार मारून कुशस्थली द्वारके-पुढे-ज्याला देव, दानव, राक्षस किंवा सर्व १ 'आदित्य' या शब्दाचा व्युत्पत्त्यर्थ अदिजगतांतील अन्य कोणी मारूं शकणार नाहीं तीचा पुत्र एवढाच आहे.

मध्ये मी आपले ठाणे ठेवीन. द्वारकेत अस- णांना पूज्य असलेल्या व मीच प्रथम निर्माण तांना मी अदिति मातेचा अपमान करणाऱ्या केलेल्या प्रदेशाला परत जाईन, हे द्विजश्रेष्ठा, भूमिपुत्र नरकासुराचा आणि मुर व पीठ या हंस, कूर्म, मत्स्य, वराह, नरसिंह, वामन, दानवांचा संहार करीन. नंतर प्राञ्योतिष परशुराम, दाशरथी राम, सातवत कृष्ण व कल्कि नगराच्या दानवत्रेषु अधिपतीला मारून तेथील या स्वरूपांनी मी लोकोद्धारार्थ अवतीर्ण होईन. संपत्ति मी द्वारकेत हरण करून आणीन. पुढे, जेव्हां वेदांतील श्रुति नष्ट झाली, तेव्हां ती बाणाचे हित चितणाऱ्या, दक्ष व परमपूज्य मीच परत आणली. किंवडुना पूर्वी कृतयुगा-अशा महासेन व महेश्वर या देवांचा पराजय मध्ये वेद व श्रुति हीं मीच पुनः उत्पन्न केली. करून मी बलीचा पुत्र जो सहस्रबाहु बाणासुर (त्यांची मीं पुनः रचना केली.) तूं जर त्याला जिकीन. नंतर सर्व सौभनिवौसीयांचा पुराणे ऐकलीं असशील, तर माझे श्रेष्ठ अवतार मी निःपात करीन. तदनंतर, हे द्विजश्रेष्ठा, पृष्ठकळ होऊन गेले व वेळोवेळीं लोककार्य गर्य कर्षीच्या वरप्रसादानें प्राप्त झालेल्या करून माझ्या प्रकृतीत माझे अवतार शेवटी सामर्थ्यामुळे चढून गेलेल्या कालयवन नांवाच्या लीन झाले, असे तं ऐकले असशील. माझे असुराचा माझे हातून वथ होईल. पुढे—गिरि- दर्शन तुला जसें झाले तसें प्रत्यक्ष ब्रह्मदेवावज नगरीत सर्व राजांशी शत्रुत्वानें वागणारा लाही झाले नाही. तुझ्या मद्विषयक अनन्य-जरासंघ नामह मोठा बलवान् व अभि-भक्तीचे योगानें आज माझे दर्शन तुला घडले. मानी राजा राज्य करील, त्याचाही माझ्या हे ब्राह्मणा, तं माझा परमभक्त म्हणून इतके बुद्धिवादानें चालणाऱ्या मनुष्याचे हातून सर्व मीं तुला सांगितले. हे सचेष्टा, तुझ्या शेवट होईल. कांहीं कालानें पृथ्वीवरील सर्व भक्तीमुळे मीं तुला माझ्या प्राचीन व भविष्य बलवान् राजे युधिष्ठिराच्या राजसृथ यज्ञा- अवतारांच्या कथा व त्याचे रहस्य इत्यादि साठी आले असतांना मी शिशुपालाचा वथ उलगडून सांगितली.

करीन. कोणतेही कायं तडीस भेण्याचे कामीं भैरव सांगतात:—याप्रमाणे बोलून तो एकदा अर्जुन माझे चांगला उपयोगीं पडेल. विश्वस्वरूपी व अविनाशी भगवान वासुदेव शेवटी मी युधिष्ठिराला बंधूसह राज्यावर बस- नक्षणीं अंतर्धान पावला; आणि तेजोनिधि वीन. जगताचे कल्याणाकरितां द्वावतार नर- नारदांचाही इट हेत सफल शाल्यामुळे ते नर- नारायण क्रृष्णार्जुनांच्या रूपानें क्षत्रियांचा नारायणांचे दर्शन घेण्याकरितां लगेच बदरि- संहार करण्यास उद्युक्त झाले आहेत असे लोक काश्रमाला निघाल. चावोर, नारायणाच्या म्हणून राहतोल. नंतर, हे साधुवर्या, दुर्जनांचा मुखांतून बाहेर पडलेले, आणि चारही वेद, यथेष्टित निःपात करून भुमार हलका केल्यावर सांग्यशास्त्र व योगशास्त्र यांशीं सुसंगत अस-आत्मज्ञानाची स्मृति होऊन मीं सर्व यादवांचा व लेले हे महोपनिषद नारदांनीं जसें पाहिले द्वारकेचाही धोर प्रलय करीन. याप्रमाणे, नारदा, होते व ऐकिले होतं तसें हुबेहूब ब्रह्मदेवाच्या चार तहेच्या सृतीं धारण करणारा मी वरी पुनः इत्थंभूत म्हणून दाखविले. या उप-या प्रकारचीं अपरिमित कर्म केल्यावर ब्राह्म- निपदाला पंचाव असे नांव त्यांनी दिले.

१ हा सर्व दृचांत वनपर्वाच्या १४ पासून २१ युधिष्ठिर विचारतो:—हे नारायणांचे अध्यायांपर्यंत विस्तरशः दिला आहे तो पहावा. अद्दृत माहान्म्य नारदांपासून ब्रह्मदेवानें श्रवण

केले भ्रह्मण आपण सांगतां, तर हें काय क्रष्णिप्रणीत कथानक परंपरेने एकापासून दुस-
ब्रह्मदेवाला माहीत नव्हते ? भगवान् पितामह न्याला याप्रमाणे चालत आले आहे. राजा,
ब्रह्मदेव तर नारायणाचे पुढलेच विद्विचे. जो वासुदेवाचा भक्त नसेल त्याला तूं हें
ज्याच्या तेजाला सीमा नाही त्या नारायणाचा कदापि सांगू नको. माझ्यापासून इतर शंकटों
प्रभाव अशा ब्रह्मदेवाला कसा बरे माहीत नव्हता ? उपाख्यानेने तूं श्रवण केली आहेस, पण हें

भीष्म सांगतातः—सहस्रावधि महाकल्प आणि लक्षावधि प्रलयकाल व उत्पत्ति-काल आजवर होऊन गेले आहेत. उत्पत्तीचा समय प्राप्त शाळा झाणजे प्रत्येक वेळी त्याचे त्यापासून असृत काढलें, तसेच क्रष्णीनी नारायण हा जगत्प्राण जो ख्रमु ब्रह्मदेव शोधून काढले. एकांतामध्यें अनन्यभावानेने जो त्याचे स्मरण करितो. हे राजा, देवत्रेष्ट नारायण आपल्याहून फारच त्रेत आहे, हे ब्रह्मदेवाला पुरे माहीत असते. नारायण परमात्मा जगत्प्रभु असून आपले जन्म नारायणापासूनच शाळे आहे, ही गोष्ठ ब्रह्मदेव केहांही विसरत नाही. ब्रह्मदेवाच्या सदनामध्यें जे अनेक सिद्धवृद्ध गोळा शाळे होते, त्यांना हे वेदसंस्कृत प्राचीन उपनिषद नारदांनी ऐकविले. (ब्रह्म-देवाला भ्रह्मण नव्हे.) त्या शुद्धात्म्या क्रष्णीपासून भगवान् सूर्यानेने तें पचारत्र उपनिषद श्रवण केलें; व सूर्याचे मागृन जाणाया सहास एष्ट हजार पुण्यावन क्रष्णिना. सूर्यानेने तें कथन केले. राजा, सर्व जगताला प्रकाश देणारा जो रवि त्याचे भोवतीं किरण्यासाठी ब्रह्मदेवाने हे पुनीतांतःकरणाचे क्रष्णिनिर्माण केले आहेत.

ऋषिप्रणीत कथानक परंपरेने एकापासून दुस-ब्रह्माला याप्रमाणे चालत आले आहे. राजा, वृद्ध देव व दैत्य यांनी मिळून जेंसे समुद्रमध्येन काढलें, तसेच क्रष्णीनी सर्व कथांचे मंथन करून हें अद्भुत कथानक शोधून काढले. एकांतामध्यें अनन्यभावानेने जो मनुष्य या कथानकांचे पठण अथवा श्रवण करील, त्याची कांति चंद्रप्रमाणे होऊन त्याला खेत नामक महाद्वीपाची प्राप्ति होईल; इतकेच नव्हे, तर प्रत्यक्ष परमात्माच्या स्वरूपांत मिळून जाण्यासही तो समर्थ होईल, यांत तिळमात्र संदेह नाही. या कथेच्या श्रवणाने रोगग्रस्त मनुष्याची व्याधि दूर होईल; जिज्ञासूच्या सर्व कामना परिपूर्ण होतील; आणि भक्तांना त्वरित कैवल्यपदाची प्राप्ति होईल. राजा, तूं देखील पुरुषोत्तमाची नेहमी आराधना कर. तो अखिल जगताच्या मातृस्थानीं, पितृस्थानीं व गुरुस्थानीं आहे. हे महाब्राह्मो युथिष्ठिरा, महाबुद्धिमंत सनातन भगवान् ब्रह्मण्यदेव जो जनार्दन तो तुजवर प्रसन्न होवो. वैशंपायन सांगतातः—जनमेजया, धर्मत्या सूर्यानुगमी महात्म्या क्रष्णीनी हें उपनिषद सूर्यापासून अवण केल्यावर मेरुपृष्ठावर गोळा शालेल्या देवाना तं श्रुत केले. हे राजेद्वा, देवांपासून असित क्रष्णीनी या कथानकाचे देवांपासून असित क्रष्णीनी या कथानकाचे अध्ययन करून, तं पितराना निवेदन केले; आणि माझा पिता जो शतनु राजा त्याचे पासून मला हें विदित शाळे. हे भारता, देव, श्रेष्ठ गुरु जे कृष्णद्वैपायन व्यास मुनि त्यांनी पासून मला हें विदित शाळे. हे भारता, देव, श्रेष्ठ गुरु जे कृष्णद्वैपायन व्यास मुनि त्यांनी अमृताचा जप मुने यांनी अवण केलेले हें पुराण मीं तुला ही परमश्रेष्ठ नारायणनामंत्राचा जप सांगितले. यांनी यांनी हें अवण केले आहे, गाऊन नारायणाची अनन्यभक्तिकेली; अमृताचा ते सर्व परमात्म्याचे पूजन करितात. हें आगर जो क्षीरसमुद्र तेथपर्यंत अंतरिक्षमाणाने

जाऊन देवाधिदेव नारायणाची त्यांनी पूजा तर त्यानेच किंत्येकांचा निवृत्तिमार्गकडे कल केली व नंतर ते आपल्या आश्रमाला परत आले. ठेवलेला दृष्टीस पडतो. कारण, ज्यांचे बुद्धीला

भीष्म सांगतात:—नारदांनी ब्रह्मदेवाच्या कसलीही व्यावृत्ति नाही असेही लोक आढ-सदनांत ऋषितुंदापुढे जे कथानक स्वतः सांगि- छांत येतात. यास्तव, हे सैंते, आमच्या या तले, ते मीं तुला इत्थंभूत निवेदन केले. परं- शंकेचे निरसन कर. आमची शंका निरंतरची परेने हें कथानक प्राचीन काळापासून आज-असून तिच्या मुळारीं काहीं तरी गूढ आहे. पर्यंत अबाधित राहिले आहे. मला हें माझ्या नारायणाच्या यथार्थ स्वरूपासंबंधी शास्त्रसंमत पित्यानें पूर्वी कथन केले.

सौति सांगतात:—वैशंपायनांनी जनमे- मच्या शंकेचे निवारण करण्यास समर्थ आहेस. जयाला सांगितलेला सर्व बृत्तांत मीं तुम्हांला सौति उत्तर देतात:—हे विद्वच्छेष्ठ शैवका, निवेदन केला. हा वृत्तांत श्रवण करून जनमेजयाने अशाच म्वरूपाचा प्रभ केल्या- राजाने यथाविधि नारायणाचे पूजन केले. वरून व्यासांच्या त्या सुबुद्ध शिष्याने (वैशंपा-आपणीही सर्व ऋषींनी उत्तपश्रव्यां केली असून यनाने) पूर्वी जे उत्तर जनमेजयाला दिले, अनेक वें आचरिलीं आहेत. आपण वेदवेत्त तेंच पुरातन उत्तर मीं तुम्हांला सांगतो. द्विजश्रेष्ठ नैविषारण्यांत वास्तव्य करणा-या प्राणिमात्राचे डिकाणीं वास करणा-या पर-शैवानक ऋषीच्या महासत्रासाठी येथे आलां मान्याचे माहात्म्य श्रवण केल्यावर (शंका आहां. आपणीही मंत्रपूर्वक नारायणाला हवि-उत्पन्न शान्त्यामुळे) अति सुज जनमेजयाने वैशं-भीग अर्पण करून सनातन परमेश्वराचे उत्तम पायनाला प्रभ केला.

प्रकारच्या यज्ञयागादिकांनी पूजन करा. हे जनमेजय विचारतो:—ब्रह्मन्, देव, दानव, कथानक परंपरेने माझ्या पित्याला ठाऊक आले मनृप्य, ब्रह्मदेव, किंबुना जगांतील यज्ञ-व त्यानें ते मला निवेदन केले.

अध्याय तीनशे चालिसावा.

—::—

नारायणाचे यज्ञकर्तृत्व व यज्ञभोक्तृत्व. जे मुकीला जातात, ते सहकरणि सूर्याच्या शांक विचारतात:—वेदवेदांगज्ञाता जो तेंजांत मिळून जानात, असेही आमीही रेकत भारायण प्रभु त्या एकांचेच डिकाणीं यज्ञकर्तृत्व आलो. परंतु हा सनातन मोक्षधर्म दुःसाध्य व यज्ञांत अग्रभाग घेण्याने यज्ञभोक्तृत्व आहे असें मला वाढते. कारण, मोक्षमार्ग या दोन्ही विरुद्ध किया कशा संभवतात? सोडून देवता वेळाल यज्ञयागादिकांतील हव्य-क्षमाशील भगवंतानें स्वतःच निवृत्तिधर्माचा कवय सेवन करून प्रवृत्तिमार्गकडे लागल्य। आश्रय करून आपणच निवृत्तिमार्गाचे प्रति- आहेत, असें आपण पहातो. प्रत्यक्ष ब्रह्मदेव, पादन केले आहे. मग यज्ञांतील हविर्भागाचा रुद्र, बलग्र प्रभु इंद्र, सूर्य, ताराधिप चंद्रमा, स्त्रीकार करावयास लावून देवता दिला आहे? वरें, जगती व इतर देव यांना सुद्धां (आपला) प्रवृत्तिमार्ग नारायणाला प्रिय आहे असें स्पृणावे, मोक्ष (आत्यंतिक पलय) आपले हातात

आहे, हें कळत नाहीं असें दिसते; आणि ज्याला पांचवा वेद असें ह्याणतात तें महाह्याणनं अक्षर, अव्यय व शाश्वत असा जो भारत पुराणही आहांला पढविले. एकदा, सिद्धनिवृत्तिमार्ग त्याचा अवलंब न करितां स्मृतीनीं चारणांचे वसतिस्थान असेलल्या रम्य गिरिसांगितलेल्या नियमित कालपर्यंतच फल देणाऱ्या श्रेष्ठ मेरु पर्वतावर आम्ही वेदाध्ययन करीत प्रवृत्तिमार्गांचा द्या सर्वांनी आश्रय केला आहे. असतां, तूं जो आतां प्रश्न केला आहेस त्याच (असें अनुमान करण्यास प्रत्यवाय नाहीं.) स्वरूपाची शंका आहांला आली. तेव्हां लागपण प्रवृत्तिमार्गांला लागलेल्यांना मिळणारे लीनी आम्हीं ती गुरुजींना कळविली. त्या वेळी फल शाश्वत नमून परिमित कालपर्यंतच ट्रिक-त्यांनीं दिलेले उत्तर मीं पेकळेच आहे; तेंच णारे असते, हा प्रवृत्तिमार्गांत गोडा दोष आहे. तुला आतां सांगतो.

बहान, प्रवृत्ति व निवृत्ति यांपैकी श्रेष्ठ मार्ग हे भारता, आम्हां शिष्यांचे भाषण श्रवण कोणता याबद्दल माझे मनांत मोठा संशय करितांच, सर्व अज्ञानांधकार नाहींसा करण्यास असून तो शल्याप्रमाणे माझ्या अंतःकरणाला समर्थ असलेले आमचे गुरु पराशरसुत श्रीमद्यास सलत आहे. तेव्हां हा माझा संशय “तद्विष-ह्याणाले:—हे साधुश्रेष्ठहो, मीं परम दारुण व उग्र यक प्राचीन कथानक सांगन दुर करा. या तपश्चर्या केली असून भूत, भविष्य व वर्तमान प्रभावांचे आपले मुख्यांने उत्तर एकण्याची मला सर्व मला कळते. माझ्या खडतर तपाचरणांने अतिशय उत्कंठा लागली आहे. द्विजवर्य, यज्ञां- व इंद्रियनिघ्नांने नारायण मजवर प्रसन्न झाला; मधील हविर्भाग यथण करणे देवतांकडेच कांव व क्षीरसागराच्या तीरावर मीं राहिलो असतां तरेच, ब्रह्मन्, देवतांचं यज्ञामयं पूजन कां नारायणाच्या कृपाप्रसादानं माझ्या इच्छेप्रमाणे करितात! द्विजश्रेष्ठ, दुसऱ्यांनीं कलेल्या यज्ञां- त्रिकालज्ञान मला श्फुरले, आतां तुमची गहन तील हविर्भाग देवता यथण करितात, परंतु शंका दुर करण्याकरितां मीं जें शाश्वतांना देवतांच्या यज्ञांत त्या कोणाला हविर्भाग सम- धरून विवेचन करितों, तें एका. कल्पाचे र्पण करितात!

आरंभीं काय झाले तें मीं ज्ञानचक्षुच्या साहाय्याने

वैशंपायन उत्तर देतात:—हे राजा, तूं इत्थंभूत पाहिले आहे. सांख्यवेत्ते व योगवेत्ते मोठा बिकट प्रश्न केला आहेस. ज्याने तपाच- ज्याला परमात्मा ह्याणतात त्याला स्वतःच्या रण, वेदाध्ययन व पूराणश्रवण केलेले नाहीं, कर्ममुळे महापुरुष अशीं संज्ञा प्राप्त झाली त्याला या प्रभावांचे त्वरित उत्तर देतां यावयाचे आहे. महापुरुषापासून अद्दृक प्रकृति उत्पन्न नाहीं. माझे गुरु जे कृष्णश्रेष्ठ कृष्णेद्वपायन झाली, असें ज्ञाते ह्याणतात. प्रकृतीलाच वेदव्यास त्यांना पूर्वी मीं असाच प्रश्न केला प्रधान असेही नांव आहे. सर्वैकिमान् असतां तेथे जो वृत्तांत घडला तो मीं तुला प्रकृतीपासून जगाच्या उत्पत्तीसाठीं व्यक्त निवेदन करितों, एक.

निर्माण झाले. त्याला अनिरुद्ध अशीं संज्ञा

राजा, सुमेत, जंमिनि. वतनिष्ठ पैल, चौथा असून, सर्व लोकांमध्ये हा महान् आत्मा मीं व पांचवा शुक असे आम्ही श्रीविष्णुसांचे भृणन प्रसिद्ध आहे. हा अनिरुद्ध व्यक्त झाला पांच शिष्य संयमी, शुचिभूत. आचारवंत. क्रोध- व त्यांने पितामह ब्रह्मदेवाला उत्पन्न केले. अनिरहित व जितेद्विय असे होतों. ज्यासाठीं रुद्धाला अहंकार असें दुसरे नांव असून तो आमचेकडून चारही वेदांचे अध्ययन करवून, तेजोमय आहे. अहंकारापासून पृथ्वी, आप,

तेज, वायु व आकाश हीं पंचमहाभूतें निर्माण तुमच्या सामर्थ्याचा व्यर्थ क्षय न होतां कार्य शाळीं. पंचमहाभूतें निर्माण केल्यावर शब्द, कसें साधेल, याचा मीही विचार करीत आहे. स्वर्ण, रूप, रस व गंध हे पंचमहाभूतांचे पांच मला वाटतें, आपण येथून निघूंज जगत्साक्षी जो गुण त्यांनेच उत्पन्न केले. पंचमहाभूतां अव्यक्त महापुरुष त्याला शरण जावें, शृणजे पासून कोणत्या मूर्ति उत्पन्न झाल्या ते ऐका. आपल्या हिताची गोष्ट तो आपल्याला सांगेल. मरीचि, अंगिरा, अत्रि, पुलस्त्य, पुलह, क्रतु, तेव्हां लागलीच ते ब्रेलोऽक्याच्या हिताची महात्मा वसिष्ठ व स्वयंभू मनु या मूर्ति अहं- काळजी वाहणारे देव व ऋषि ब्रह्मदेवासह कारापासून जन्मास आल्या. अष्टप्रकृति शृणून तेथून क्षीरोदधीच्या उत्तरतीराकडे गेले. तेथें ज्या समजतात त्या याच होत. याच सर्व गेल्यावर, वेदामध्ये ब्रह्मदेवानें सांगितलेल्या जगताला आधारभूत आहेत. असिल विश्वाचा रीतीनें तपश्चर्या करण्यास त्यांनी आरंभ केला. पितामह जो ब्रह्मदेव त्यांनें जगत्कल्याणा- त्यांनी चालविलेले तपाचरण अति उग्र असून करितां वेद, वेदांगे, यज्ञ व यज्ञांगे उत्पन्न केलीं. महानियम असें त्या तपाचे नांव होतें. नेत्र किंबहुना या अष्टविधा प्रकृतीपासून सर्व जगत व चाहू उर्ध्वमिमुख करून, त्यांनी आपले उत्पन्न झाले आहे. कोधतच्चापासून स्फुट मन एकाग्र केले आणि एका पायावर काष्ठा- निर्माण होऊन त्यांनें आणखी दहा स्फुट सारखे निश्चल उभे राहून ते योगमग्न झाले. उत्पन्न केले. या अकरा स्फुटां विकारपूरुष याप्रमाणे देवांची सहस्र वेष्पर्यंत त्यांची स्फुट- असें शृणतात. लोकसिद्धीसाठीं अवतीर्ण झालले तर तपश्चर्या झाली, तेव्हां वेद व वेदांगे यांनी एकादश रुद्र, अष्टप्रकृति, देव व ऋषि ब्रह्मदेवापार्शी येऊन बोलले, ‘हे सर्वशक्तिमन भगवंता, तू आहांला उत्पन्न केले आहेस. आहां- पैकी कोणी कोणी काय काय कांमे करावी? कोणत्या गोष्टी करण्याकरितां तू आहांला निर्माण केलेस? कोणत्या प्रकारच्या अहंकाराने प्रेरित होऊन आहीं कोणत्या कांमी कसें वर्तन ठेवावे? आपआपलीं कर्तव्ये बजावण्यासाठीं आहांला कोणेते सामर्थ्य तू दिले होईल हा उदात विचार तुमच्या मनांत घोषित आहेस? हे पितामह, या सर्व गोष्टी तू आहे. प्रवृत्तिमार्गाकडे लावून तुमच्या साम- आहांला उलगडून सांग.’ हे ऐकून देवाभिदेव यांचे मी संवर्धन करीन. हे भूतश्रेष्ठहो, मला ब्रह्मदेवांने असें उत्तर दिले.

श्रीभगवान् शृणाले:—हे ब्रह्मदेवादि देवहो, आणि तपोभन ऋषीहो, तुहां सर्वांचा स्वागतपूर्वक सत्कार करून मी तुहांला हित- कर गोष्ट सांगतो, ती ऐका. तुमच्या मनांतील हेतु मला समजला. जगताचे कल्याण कसें होईल हा उदात विचार तुमच्या मनांत घोषित आहे. प्रवृत्तिमार्गाकडे लावून तुमच्या साम- प्रसन्न करण्याचे हेतूने तुझीं कार उत्तम तप-

ब्रह्मदेव म्हणाला:—देवहो, मला तुझी श्रव्या केली आहे, तिचे उत्कृष्ट फळ तुझी आतां प्रभ केला हूं फार चांगले झाले. तुमचे आनंदानें भोगा. हा जगद्गुरु पितामह ब्रह्मदेव कल्याण असो. तुमच्या मनांत ज्या गोष्टीं- व तुझी देवश्रेष्ठ संव मिळून अनन्यभावानें संबंधी विचार घोषित आहेत, त्याविषयीच मांश्चर्पित्यर्थ यज्ञ (यागादिकांचे आचरण) मलाही काळजी आहे. तिन्ही लोकांची व्यवस्था करा; नेहमीं यज्ञ चालू असतां माझ्या नांवाचे करी लावावयाची व त्या कांमी माझ्या व हविर्भाग वेगळे काढून ठेवीत जा; शृणजे, हे

देवहो, ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे कामगिरी सांगून मी तुमचें कल्याण करीन.

वेदांप्रयत्नं सांगतातः—हे त्या देवाखिदेवाचें भाषण श्रवण करितांच ब्रह्मादि देव व ऋषि-श्रेष्ठ या सर्वांना अत्यानंद होऊन, त्यांचे अंगावर रोमांच उमे राहिले. मग त्यांनी वेदोपदिष्ट विधीने वैष्णव यज्ञ केला. त्या वेळी स्वतः ब्रह्मदेवानं श्रीविष्णूला हविर्भाग अर्पण केला. ब्रह्मदेवाप्रमाणे प्रत्येक देवानं व देवधीने भगवंताप्रतियर्थ हविर्भाग समर्पण केले. कृतयुगाच्या विधीनीं परमादराने हविर्भाग अर्पण केल्यावर, परमात्मा हा सर्व भूतांमध्ये श्रेष्ठ असून तमोगुणापलीकडे आहे, तसेच तो वरदाता प्रभु सर्वद्यापी व सर्वशक्तिमान असून त्याचा वर्ण सुर्याप्रमाणे आहे, असे ओळखवून त्या देवांनी व ऋषीनी त्या परम पुरुषाचे पूजन केले. तेहांना वरद परमात्मा अंतरिक्षांत अशारीरिणी या उद्देशानेच मी वेद, यज्ञ व औषधि हीं वाणीने तेथं असलेल्या सर्व देवांना उद्देशून निर्माण केली आहेत. वेदोपदिष्ट विधीने यथाशणाला, “प्रथेकाने अर्पण केलेला हविर्भाग शास्त्र यज्ञयागादि किया पृथ्वीवर चाल मला पौचला. तुमचे भक्तीने मी संतुष्ट झाला. याहित्या ह्याणजे देवता संतुष्ट होतील. हे सुर-आहे व तुमच्या तपाचं कल मी आता प्रथे-श्रेष्ठहो, हे कल संपेपर्यंत प्रवृत्तिमार्गाच्या काला देतो. परंतु त्या योगाने जन्ममरणाची वारी कल्याणार्थ म्हणून मी ही तुमची उत्पत्ति केली मात्र चुकणा नाही. देवहो, माझ्या कृपा-आहे. त्रेलोक्याच्या हिताचे संवर्धन करण्याप्रसादाने तुमचे आजपासून हे विशेष लक्षण करितां तुझी आपआपल्या अधिकाराप्रमाणे राहील. देवहो, युगायुगाचे डिकाणी मोठमोऱ्या वर्तनक्रम ठेवा. देवहो, मरीचि, अंगिरा, अत्रि, दक्षिणा देऊ तुम्ही स्वतः यज्ञ कराल व तेणे-पुलस्त्य, पुलह, क्रनु व वसिष्ठ हे सात मानस-करून प्रवृत्तिपासून उत्पन्न होणारी कले पूर्व मी उत्पन्न केले. हेच प्रमुख वेदवेत्ते व भेगीत रहाल; आणि मनूष्यलोकीं जेहां वेदाचारार्थ होत. प्रवृत्तिमार्गाचा आश्रय करून कोणी वेदांमध्ये सांगितलेल्या विधीने यज्ञ हे प्रजावृद्धि करितील. प्रवृत्तिमार्गाने चाल-करितील, तेहांने वेदांजेस अनुसरून तुमच्या ज्याने ह्या लोकोत्तरीविषयीं समर्थ अशा मार्गाला मत्पत्तियर्थ हविर्भाग अर्पण केले आहेत, त्याच अनिसुद्ध अशी संज्ञा आहे. सन, सनत्सुजात, प्रमाणाने त्याला मनूष्यांनी केलेल्या यज्ञांत सनक, सनंदन, सनत्कुमार, कपिल व सातवा हविर्भाग मिळत जारील, अशी व्यवस्था मीं सनातन हे ऋषि ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होत.

त्यांना स्वयंस्फूर्तीने सर्व ज्ञान झाले असून त्यांत धर्माचा एक पाद नाहींसा होऊन तीन त्यांनी निवृत्तिमार्गाचा आश्रय केला आहे. हिसे शिळक रहातील; (म्हणून त्रेता.) हे योगवेत्यांमध्ये मुख्य असून सांख्यशास्त्र-ज्ञानामध्ये मंत्राने प्रोक्षण करून पशूंचा वध मध्येही पारंगत आहेत. सर्व धर्मशास्त्रांचे हे होण्यास सुरवात होईल; त्रेतायुगामध्ये धर्माच्या आचार्य होत. मोक्षधर्माची वाट यांनीच प्रथम चौथ्या चरणाचा लोप होईल. त्रेतायुग संपल्यावाख्यवून दिली. अव्यक्त प्रकृतीपासून सत्त्व, वर द्वापर नांवाचा मिश्रकाल सुरु होईल, रज आणि तम या तीन गुणांनी युक्त असा तेव्हां धर्म निम्याने लोपून जाईल. द्वापर-अष्ट अहंकार उत्पन्न झाला. अहंकारापलीकडील युगानंतर कलीला पुढे करून तिष्ययुग जो श्रेष्ठ (पुरुष) त्याला क्षेत्रज्ञ असे हाण-प्राप्त होईल, तेव्हां धर्माचा फक्त चौथा हिस्सा तात. क्षेत्रज्ञ तो भीच. प्रवृत्तिमार्गाने चालणा-अवशिष्ट राहील. ”

गांची पुनरावृत्ति ठळत नाही. जेधून परत भगवंताचे हें भाषण ऐकतांच देवांनी व फिरावे लागत नाही असे परमपद प्रवृत्तिमार्गां देवर्षींनी त्या जगद्गुरु परमात्म्याला प्रभ लोकांना प्राप्त होत नाही. प्रवृत्तिसाठी किंवा केला, ‘ हे भगवंता, धर्माचा फक्त एकच पाद निवृत्तिसाठी जो जसा उत्पन्न केला असेल त्या-राहिल्याने धर्म कोठे तरी जाऊन पडला असतां प्रमाणेच तो वागतो व तसें त्याला फलही मिळते. आहीं कोठे जावे व कोणत्या रीतीने वागवें, इता प्रभु ब्रह्मदेव जगत्स्थान व जगद्गुरु आहे. तोच हें आशांला सांगून ठेव. ’

तुझांला मातृस्थानीं पितृस्थानीं व पितामहस्थानीं श्रीभगवान् सांगतातः—हे सुरोत्तमहो, ज्या आहे. माझ्या आज्ञेने तो भूतमात्राला वर दर्दील ठिकाणी वेद, यज्ञ, तप, दम, सत्य, अहिंसा माझ्याच आज्ञेने त्याच्या ललाटापासून त्याला इत्यादि धर्म दृश्याचर होतील, त्या प्रदेशाचा रुद्र नांवाचा पुत्र होऊन, तो आपल्या साम-तुर्मुही कलियुगामध्ये आश्रय करून रहा, ह्याणजे धर्यांने भूतमात्राचे रक्षण करील. आतां आप-धर्माचा तुर्मुहांला मुळींच विद्याल होणार नाहीं. आपल्या अधिकारावर जा. माझ्या आजेप्रमाणे त्यास सांगतातः—भगवंताची अशी आज्ञा चालून जगताचे कल्याणाची चिंता वहा. जगता-होतांच, ऋषिवृद व सुरगण यांनी परमामध्ये सर्व प्रकरच्या क्रिया चालू ठेऊ द्या. त्याला प्रणिपात केला; आणि ते आप-यामध्ये आतां विलंब करू नका. हे देवश्रेष्ठहो, आपल्या इष्ट स्थळीं निघून गेले. देव तेथून प्राणिमात्राने कोणतीं कर्म करावीं व कोणतीं निघून गेल्यावर एकदा ब्रह्मदेव भगवंताच्या कर्मे आचरिलीं असतां कोणती गति प्राप्त-त्या अनिरुद्धरूपाचे दर्शन घेण्यासाठी तेषेच होईल, या गोष्टीचे निर्बंध ठरवून द्या व राहिला. मग परमात्म्यानेही अश्वशिरासारखे प्राण्यांच्या आयुष्यालाही कांहीं मर्यादा घाला. रूप धारण करून ब्रह्मदेवाला दर्शन दिले. सांपत सर्वोन्नुष्ट काल मीं प्रवृत्त केला असून त्या वेळीं त्याने हातांत त्रिवंड व कमङ्डलु त्याला कृतयुग अशी संज्ञा आहे. या युगांत धारण केला होता व त्याच्या मुख्यावाटे सांग यज्ञामध्ये पशुहत्या करावयाची नाही. या वेदांचे आवर्तन चालले होते. तें अश्वशिराकृति माझ्या आज्ञेविरुद्ध कांहीं घडतां कामा नये. व अस्यंत तेजःपुंज असे परमात्म्याचे स्वरूप हे सुरहो, या कृतयुगांत चतुर्षाद धर्म अखंड पहातांच सृष्टिकर्त्या प्रभु ब्रह्मदेवाने जगताचे राहील. नंतर त्रेतायुगाला आरंभ होईल, हित व्हावें ही कामना मनांत धरून त्या वरद

नारायणाला शिरसा प्रणाम करून हात जोडले. तेव्हां ब्रह्मदेवाला पोटाशीं धरून परमात्मा असे बोलले.

श्रीभगवान् भृणतातः—हे ब्रह्मन्, लोकांनी कोणत्या रीतीने वर्तवै याचा पूर्णपणे विचार कर. तू सर्व भूतांचा स्था असल्यामुळे जगताचा प्रभु व गुरु आहेस. विश्वाची सूत्रे चाळून वण्याचे काम तुजवर सोंपवून मी त्वरित निर्भित होणार आहू. देवकार्य (सज्जनसंरक्षण) करीत असतां जर तुझ्या मार्गात आवांच्या वाहेरूच्या अडचणी उत्पन्न झाल्या, तर आत्म-ज्ञानानेच तुम्हे संकट ओळखून मी अवतार घेईन!

याप्रमाणे हयशिराकृति परमात्म्याने भाषण केले व तेथेच्या तेथेच तो अंतर्धान पावला; आणि परमात्म्याची आज्ञा घेऊन ब्रह्मदेवही लगेच म्वस्थानीं गेला.

हे महाभागा, त्या सनातन पद्मनाभाला या कारणास्तव यज्ञकर्ता व यज्ञधर्ता झाणतात. यज्ञात पहिला हविर्भाग त्याला अर्णण करितात यांतील हेतु या कथानकामध्ये स्पष्ट केलेला कथा मीं यथातथ्य सांगितली. माझ्या सांगण्यांचे अहे. अक्षय्य सुख देणारा जो निवृत्तिर्थ प्रमाणे वागन सर्वशक्तिमान् नारायणाची त्याचा स्वतः आश्रय करून, जगताला वैचित्र्य सेवा करा; व वेदमंत्रांनी त्याचे स्तोत्र गाऊन आणण्यासाठी, त्यानेच प्रवृत्तिर्थं लोकांच्या विधियुक्त पूजन करा.

माणे लावून दिला आहे. तोच प्राणिमात्राचा करितो. कर्ता तोच, कार्यही तोच व त्याचेच पुत्र शुक याला याप्रमाणे आमची शंका उल्ध्यान सर्वांनी करावयाचे आहे. युगायुगाच्या गडून सांगितली. नंतर, हे राजा, आमच्या शेवटी अखिल विश्व आपल्या स्वरूपांत लीन गुरुने आशांसह चारही वेदांतील क्रचा म्हणून करून तो झोणीं जातो; आणि युगाच्या सुरवा-परमात्म्याला संतुष्ट केले. हे राजा, तू विचार-तीला पुनः जागृत होऊन सृष्टि उत्पन्न करतो. लेल्या पश्चाचे मीं सविस्तर उत्तर तुला दिले जन्मविशहित, विश्वरूपी व सर्वदेवांचे निवास-आहे. माझ्या द्वैपायन गुरुने मला हे ज्ञान स्थान जो निर्गुण परमात्मा त्याला तुम्ही दिले. राजा, एकायबुद्धीने ‘नमो भगवते’ नमस्कार करा. त्या महाभूतांच्या स्वामीला या मंत्राचा उच्चार करून जो हे कथानक नमस्कार करा. त्या रुद्रपतीला नमस्कार करा. नित्य श्रवण करील किंवा दुसऱ्याला सांगेल, त्या आदित्यांच्या स्वामीला प्रणाम करा. त्या तो निरोगी होऊन बुद्धि, वल, रूप इत्यादि-

वसूच्या मुख्याला नमस्कार करा. त्या अश्विनौ-देवांच्या पतीला नमस्कार करा. त्या मरु-तांच्या स्वामीला नमस्कार करा. त्या वेद, वेदांग व यज्ञ यांच्या स्वामीला प्रणाम करा. त्या समुद्रवासी मुंजकेशी हरीला प्रणत व्हा. त्या सर्व भूतांना मोक्षधर्मं सांगणाऱ्या शम-मूर्तीला नमस्कार करा. तप, तेज, यश वाणी, नद्या इत्यादिकांच्या त्या स्वामीला प्रणत व्हा. त्या कपर्दिनाला नमस्कार करा. त्या एकशृंगी वाराहाला प्रणाम करा. त्या बुद्धिदात्वाला नमस्कार करा. त्या सूर्यस्वरूपी अश्वशिराकृति चतुर्मुर्तिर्थं परमात्म्याला नमस्कार करा. त्या गूढ, ज्ञानगम्य व क्षराक्षर नारायणाला नमस्कार करा. या निविकार व सर्वव्यापी परमात्म्याची सर्व ठिकाणी गति आहे. यालाच पर-ब्रह्म झाणतात. ज्ञानचक्षुनीच याची ओळख पटते. ज्ञानचक्षुनीं मला पूर्वी एवंगुणविशिष्ट परमात्म्यांचे दर्शन झाले.

शिष्यहो, तुम्हीं विचारल्यावरून ही सर्व यांतील हेतु या कथानकामध्ये स्पष्ट केलेला कथा मीं यथातथ्य सांगितली. माझ्या सांगण्यांचे अहे. अक्षय्य सुख देणारा जो निवृत्तिर्थ प्रमाणे वागन सर्वशक्तिमान् नारायणाची त्याचा स्वतः आश्रय करून, जगताला वैचित्र्य सेवा करा; व वेदमंत्रांनी त्याचे स्तोत्र गाऊन आणण्यासाठी, त्यानेच प्रवृत्तिर्थं लोकांच्या विधियुक्त पूजन करा. वैशंपायन सांगतातः—बुद्धिमान् वेद-आदि, मध्य व अंत असून सर्वांना उत्पन्न त्यासांनी आहां चौंदा शिष्यांना व परमधर्मज्ञ करितो. कर्ता तोच, कार्यही तोच व त्याचेच पुत्र शुक याला याप्रमाणे आमची शंका उल्ध्यान सर्वांनी करावयाचे आहे. युगायुगाच्या गडून सांगितली. नंतर, हे राजा, आमच्या शेवटी अखिल विश्व आपल्या स्वरूपांत लीन गुरुने आशांसह चारही वेदांतील क्रचा म्हणून करून तो झोणीं जातो; आणि युगाच्या सुरवा-परमात्म्याला संतुष्ट केले. हे राजा, तू विचार-तीला पुनः जागृत होऊन सृष्टि उत्पन्न करतो. लेल्या पश्चाचे मीं सविस्तर उत्तर तुला दिले जन्मविशहित, विश्वरूपी व सर्वदेवांचे निवास-आहे. माझ्या द्वैपायन गुरुने मला हे ज्ञान स्थान जो निर्गुण परमात्मा त्याला तुम्ही दिले. राजा, एकायबुद्धीने ‘नमो भगवते’ नमस्कार करा. त्या रुद्रपतीला नमस्कार करा. नित्य श्रवण करील किंवा दुसऱ्याला सांगेल, त्या आदित्यांच्या स्वामीला प्रणाम करा. त्या तो निरोगी होऊन बुद्धि, वल, रूप इत्यादि-

कांनीं युक्त होईल; रोगयस्त असला तर मी तुला निवेदन करतो, ऐक. एकदा, परवी-त्याची ज्याधि दूर होईल; बद्ध असेल तो बंधना-रांतक अर्जुनाने श्रीकृष्ण परमात्म्याच्या नामांचा पासून मोकळा होईल; कामी असेल त्याची यौगिक अर्थ काय याविषयीं त्यालाच प्रश्नकेला. इंद कामना पूर्ण होईल; या कथानकाच्या अर्जुन ह्याणाला:—हे भगवन्, हे भूत-अवणापासून मनुष्य दीघायु होईल; बाह्यणाला मध्येशा, हे सर्वभूतस्तृष्णा, हे अव्यया, हे सर्व वेदांचे ज्ञान प्राप्त होईल; क्षत्रियाला वैलोक्यनिवासा, हे जगज्ञाथा, हे भूतमात्राच्या विजयश्री माळ घालीलं; वैश्याला विषुल धन अभयदात्या, हे देवाधिदेवा, ऋषिश्रेष्ठांनीं गुण-मिळेल; शृदाला सुखप्राप्ति होईल; निषुत्रिकाला कर्मवरून वेदांमध्ये व पूरणांमध्ये जीं तुला पुत्र होईल; वरार्थिनी कन्येला मनाजोगा असंख्य व गूढ नांवे दिलेलीं आहेत, त्यांचा पति मिळेल; अडलेलीं गर्भिणी मोकळी होईल; यौगिक अर्थ तुझ्याच तोडून श्रवण करावा गर्भिणीला पुत्र होईल; वंशेला देखील अर्थी माझी उक्तउ इच्छा आहे. हे सर्वशक्ति-पुत्रपौत्र होतील; प्रवासी मनुष्यांने हे कथानक मनू केशवा, तुझ्यावाचून दुसरा कोणी तुझ्या पठण केले असतां त्याच्या मार्गात विध्ने नामावलीचा स्थार्थ सांगूं शकेल असे मला येणार नाहीत; किंवृहना ज्याचा जो हेतु असेल वाऽत नाही.

तो निःसंशय सिद्धीला जाईल. राजा. हे श्रीभगवान् ह्याणाले:—वा अर्जुना, ऋवेद, ऋषिश्रेष्ठांचे सुनिश्चित भाषण, पृथगोत्तम परमा-यजुर्वेद, अर्थवेद, सामवेद, पुराण, उपनिषद, त्यांचे माहात्म्य, आणि ऋषिवृदं व देव यांचा ज्योतिःशास्त्र, सांख्यशास्त्र, ग्रोगशास्त्र, आयु-वृत्तांत, हीं श्रवण केल्यानं भक्तिमान् मनुष्यांना वृदं इत्यादि ग्रंथांमध्ये विद्वान् ऋषींनीं माझा मोठे सुख प्राप्त होते.

अनेक नांवांनीं उल्लेख केलेला आहे. त्यांपैकी कांहीं नांवे माझे अंगच्या गुणांवरून मला दिलेलीं आहेत; आणि कांहीं माझ्या कुरींवरून पृदलेलीं आहेत. हे अनघा, कर्मवरून जीं नांवे मला मिळालीं आहेत त्यांचा यौगिक

अध्याय तीनशे एकेचाळिसावा.

—०:—

नारायणनामव्युत्पत्ति.

जनमेजय ह्याणाला:—हे भगवन्, शिष्यां-अर्थ काय आहे तो मी सांगतो, एकाग्रतेने सह व्यासांनीं विविध नांवे घेऊन मध्यमूदनांचे ऐक. बाबूर, पूर्वी तूं माझा अर्थी अंश होतास. जे स्तवन केले, त्या भगवन्नामांचे रहस्य मला असो; सर्व देहधात्यांचे तिकाणीं वास्तव्य कर-कृपेन उलगडून सांगा. भूतशेष नारायणाची णांवा त्या अन्यत शीर्तिमान् परमात्म्याला नामावलि श्रवण करण्याची मला उक्तउ नमस्कार असो. गुणातीत आणि गुणात्मक लागली आहे. भगवंताची नांवे ऐकून मी अशा त्या विश्वस्वरूपी नारायणाला नमस्कार पूनीत होईल व शरदृतंतील चंद्रापमाणं माझा असो. त्याच्या प्रसादापासून ब्रह्मदेव उत्पन्न अंतरात्मा निर्मल होईल.

वशंपायन सांगतात:—हे राजा, गुणकर्मीं चराचर सृष्टींचे उत्पत्तिस्थान होय. हे सत्त्वरील-वरून प्राप्त झालेल्या आपल्या नामावलींचे श्रेष्ठा, सत्त्वगुणांचे अठरा प्रकार आहेत. हा रहस्य भगवान् कृष्णांने फालगुणाला प्रसन्न ? प्रतिः प्राकाश्यमुद्रेका लघुता सुखमेव च। होऊन स्पष्ट करून सांगितले, तोच त्रृतीयं अकार्पण्यमसंरंभः सतोपः श्रद्धानता ।

अष्टादशप्रकारात्मक सत्त्वगुण हीच माझी शेष असून तो उग्र ब्रते आचरण करतो. तो प्रकृति होय. हीं पृथ्वी व आकाश यांची परमदारुण योगी आहे. दक्षयज्ञाचा विधवंस मिळून बनलेली असून, ती स्वतंचे योगानें करणारा व भगाचे नेत्र फोडणारा रुद्र तो लोकांचे धारण करिते. ती माझी प्रकृति हाच. हे पंडुनंदना, रुद्र हा नारायणस्वरूपीच चिद्रूप, अमर व दुर्जय असून ती अखिल आहे. हे पार्थी, युगायुगाचे ठिकाणी देवाधिदेव जगताचा आत्मा आहे. तिच्यापासूनच महेश्वर रुद्राचे पूजन केले ह्यांजे सर्वव्यापी उत्पत्ति व प्रलय या क्रियांचा उगम आहे. नारायणांचे पूजन केल्याप्रमाणेच आहे. हे तप, यज्ञ, यजमान, पुराणपुरुष किंवा पांडुकुमारा, अखिल विश्वाचा आत्मा मी विश्राटपुरुष हीं प्रकृतीपासून भिन्न नाहींत. आहें व रुद्र माझा आत्मा आहे, ह्यानुन मी जगताच्या उत्पत्तीचे व प्रलयाचे आदिकारण रुद्राची प्रथम पूजा करतो. मी जर त्या वर-प्रकृतिच असून, अनिरुद्ध या नांवानें प्रकृती-दायक व सर्वशक्तिमान् शिवाचे पूजन केले चाच उडेल करतात.

नाहीं, तर माझेही कोणी पूजन करणार नाहीं,

हे कमलपत्राका, ब्रह्मदेवाची रात्र संपली असे मला पुरे माहीत आहे. मी जो किंचा ह्यांजे अत्यंत तेजःपुंज परमात्म्याच्या प्रसा- वालून देईन तोच सर्व जग वळवणीर; आणि दोने एक कमल उत्पन्न होते; आणि त्या जें आपण प्रमाण मानितों त्याविषयीं पूज्य-परमात्म्याच्याच कृपेन त्या कमलांनुन ब्रह्म-भाव असलाच पाहिजे, ह्यानुन मी रुद्राचे संदेव उत्पन्न होते. नंतर ब्रह्मदेवाचा दिवस पूजन करतो. ज्यांने रुद्रस्वरूप ओळखलें त्याला संपून प्रलयाचा समय आला, ह्यांने परमात्मा माझ्या स्वरूपाचेही ज्ञान झालेच. जो रुद्राच्या कोऽधाविष्ट होतो; आणि जगताचा जंहार कर- मागून गेला, तो माझ्या मागून आत्माप्रमाणेच प्रयास समर्थ असा रुद्र नामक पुत्र त्याच्या आहे. रुद्र व नारायण हे वस्तुतः एकरूप ललायापासून उत्पन्न होतो. हे दोन देवश्रेष्ठ आहेत. हे कौतेया, दोन भिन्न स्वरूपांनी या (ब्रह्मा व रुद्र) अनुक्रमे परमात्म्याच्या प्रसादा- जगतांत हे रुद्रनारायणरूप दृग्गोचर होते पासून व कोऽधापासून उत्पन्न होऊन, परमा- एवंदेव. सर्व व्यक्त पदार्थाना व्यापून त्यांचे त्याच्या आज्ञाने, ती ती वेळ आर्ला ह्यांने हातून या रुद्रनारायणांच्या सूत्रचालनाने ब्रह्मदेव सृष्टि निर्माण करतो व रुद्र तिचा निरनिराळीं कर्म घडतात. हे पंडुपत्रा, रुद्रासंहार करतो. सर्व प्राण्यांना वरपदान कर- वांचुन अन्य कोणी मला वरदान देण्यास प्रयुक्तं सामर्थ्यं जरी त्या दोवांचे अंगीं आहे, समर्थ नाहीं हे मला पक्के ठाऊक असल्यामुळे, तरी तीं परमात्म्याच्या हातांतील बाहुलींच पाचीनकाळीं पुत्रप्रसीस्तव मीं स्वदुः रुद्राची होत. त्यांपैकी रुद्राला कपादिन् असेही नांव आराधना केली; ह्यांने मीं आपली आहे. त्याला जग्या आहेत तथापि केवळां केवळां स्वतःचीच आराधना केली. विष्णु आपल्या-त्यांचे रिर मुळन केलेही दृष्टीस पडते. वांचून अन्य देवाला नमस्कार करीत नाहीं, त्याला स्वशानांत वास करण्याची आवड

१ मम वर्तमनुवर्तते मनुष्याः पार्थं सर्वशाः (गीता.)

क्षमा धृतिरहिसा च शौचमकोऽथ एव च !

२ योगवासिष्ठांत छाटले आहे—

आर्जवं समता सत्यमनसूया तथैव न ॥

सर्वभूतान्तरस्थाय नित्यमुक्तचिदात्मने ।

हे अष्टादश गुण.

प्रत्यक् चैतन्यरूपाय मृश्येव नमोनमः ॥

स्थणूनच रुद्राची मी भक्ति करतो, मी कोण व कोटून आलो हें मी जाणतो. (कारण रुद्र मत्स्वरूपच आहे.) ब्रह्मदेव, मला निवृत्तिधर्म ठाऊक असून, भूतमात्राचे रुद्र, इंद्रादि सर्व देव, व कृष्ण हे सुरश्रेष्ठ नारा- (व्यावहारिक) कल्याण करांत आहे हेही यणाचें पूजन करतात. हे भारता, वर्तमान, मला अवगत आहे. मी सनातन असल्यामुळे भूत व भविष्य या त्रैकालीन भूतांचा श्रीविष्णु सर्व मनुष्यांचा विसांवा असें मला ह्याणतात. हा अग्रणी असल्यामुळे, त्याची सेवा व पूजा आप ह्याणजे उदक हें शरीराचें वाचक असें नेहमीं करीत जावी. हव्यै देणाऱ्या विष्णूला श्रुतीत सांगितले आहे; आणि शरीराची उत्पत्ति नमस्कार कर; सर्वसंरक्षक परमात्म्याला नम- 'नर' ह्याणजे जीवानें अविद्याकल्पित केली स्कार कर; वरदात्या विष्णूला नमस्कार कर; असल्यानें आप किंवा शरीर याला 'नारा' हे कैंतेया, हव्यकञ्चमोक्त्या नारायणाला असें ह्याटले आहे आणि सर्व प्राण्यांची शरीरे हेच नमस्कार कर. माझे चार प्रकारचे भक्त आहेत माझे अयन ह्याणजे वसतिस्थान असल्यामुळे मला हें मला माहीत आहे. त्यापैकी, दुसऱ्या देवा- 'नारायण' असें ह्याटले आहे.

कडे न पाहतां अनन्यभावानें जे माझी एकां- पार्था, सूर्यप्रमाणे मी आपल्या किरणांनी तिक भक्ति करतात, ते सर्वात श्रेष्ठ होत. (तेजाने) सर्व विश्व व्यापून टाकतों व सर्व माझी प्राप्ति व्हावी हेच त्यांचं ध्येय असल्या- भूतांचे माझे डिकार्णी वास्तव्य आहे, स्थणून मुळे, जरी त्यांनी कर्मचरण केले, तरी ते मला वासुदेव म्हणतात.

फलेच्छा धरीत नाहीत. बाकीचे तीन प्रकारचे हे भारता, भूतमात्राचा मी ध्यानविषय जे भक्त, ते कर्मकलाची इच्छा धस्त भक्त्यादि (ध्येय) असून, त्यांचा निर्माताही मीच कर्मे करीत असनात. त्यांना उत्तम गति मिळेते, आहें. तसेच, हे पार्था, पृथ्वी व अंतरिक्ष यांना परंतु पुण्यसंचय सरतांच त्यांना परत जन्म मीं व्यापून याकले असून माझे तेजही अलौकिक मरणांच्या फेण्यांत यांवै लागत. जे जागृत आहे. हे भारता, भूतमात्र अखेर ज्याची राहून निरिच्छेने भक्ति करतात, त्यांना मात्र इच्छा करितात तें मीच. मीं हे सर्व विश्व श्रेष्ठ कैवल्यपदाचा लाभ होऊन पुनरावृत्ति व्यापले आहे ह्याणन मला विष्णु हें नांव घडत नाहीं. जो जागृत राहून फलासकि न मिळाले आहे.

ठेवतां कर्मे करितो, तो ब्रह्मदेवाला भजो, महा- अर्जुना, इंद्रियनिग्रह (दम) करून सिद्धि देवाला भजो, अथवा अन्य कोणा देवाला भजो, मिळावी या हेतुर्ने लोक माझ्या प्रासीची इच्छा तो शेवटी मलाचे येऊन मिळवयाचा. याप्रमाणे करतात, व पृथ्वी आणि स्वर्ग मीच असून, हे पार्था, माझ्या भक्तांमध्ये मेद कोणता हे त्यांमधील अनरिक्षही मीच. आहें, यासारी मीं तुला विशद् करून सांगितले. मला दामोदर असें ह्याणतात.

हे कैंतेया, ते व मी हे नर व नारायण पृथ्वी शब्दानें अन्न, वेद, आप व अमृत यानांवांनी प्रसिद्ध हेतों; आणि भूमर उनरण्या- या चतुष्याचा बोध हेतो; व हा चारही वृक्ष करितां आपण मनुष्यजन्म घेऊला आहे. नेहमीं माझ्या उदरांत असल्यामुळे मला पृथ्वी हे भारता, अध्यात्मयोग मला माहीत असून गर्भ अगी संज्ञा देतात. कृष्ण सांगतात की,

१ मूळांत पद 'हव्यद' आहे 'हव्याद' नाही, एके वेळी एकत व द्वित या कृषिद्वयानें त्रित ह्याणन असा अर्थ करणे भाग आहे. नामक आपल्या बंधूला कूपांत लोटून विले,

तेव्हां ‘हे पृथिग्भर्मा, कूपांत पडलेल्या त्रिताचें पुढे त्याला गोतमे या नांवानें संबोधूं लागले. रक्षण कर’ असे शृणून ब्रह्मदेवाचा आद्य पुत्र वा अर्जुना, हे माझे ‘केशव’ हे नांव देव व महात्मे जो ऋषिश्रेष्ठ त्रित त्यानें ‘पृथिग्भर्म’ नामानें ऋषि यांचेपकीं जो जो कोणी उच्चारील, मला हांक मारल्यामुळे त्याची कूपांतून त्याला तें नाम दीर्घतम्याप्रमाणे वर-सुउका शाली. (असे या माझे नामाचे माहा-दायी होईल. अग्नि व सोम यांचा संयोग त्य आहे.) होऊन एक वस्तु बनते. याकारणानें सर्व चरा-

अर्जुना, जगताला प्रकाश देणारा सूर्य, चर सुष्टि अभी-योममय आहे असे लक्ष्णतात. चंद्रमा व अग्नि यांचे जे किरण ते माझे केश पुराणामध्ये अग्नि व सोम हे एकोद्दृव असून, असल्यामुळे, सर्वज्ञात्या द्विजोत्तमांनी मला त्याचे संयोगापासून कोणतेही कार्य निष्पत्त ‘केशव’ हे नांव दिले. पूर्वी महात्म्य हेतो असे वर्णन आहे. तेसेच अभीला सर्व उत्थय ऋषीपासून त्याची पत्ती गरोदर देवांचे मुख मानतात. एकस्वरूपाच्या कार्य-राहिली. पुढे देवांच्या मायेने उत्थय ऋषि क्षमतेमुळे अग्नि व सोम या दोन्ही देवता अंतर्धान पावले असतां बृहस्पति त्या महा-परम्पर मित्रत्वाने राहून जगाचे संरक्षण करतात. त्याच्या पत्तीपाशी आले. याप्रमाणे ते ऋषि-श्रेष्ठ बृहस्पति मैथुनेच्छेने त्या उत्थयपत्ती-

समीप आले असता, पंचमहाभूतांपासून बन-

लेला तिच्या उदरांतील गर्भ त्यांना बोलला, अर्जुन प्रश्न करतोः—अग्नि व सोम हे पूर्वी ‘हे वरद, भी गर्भामध्ये आधींनी प्रवेश केला एकाच उगमांतून कसे निर्माण झाले, हा संशय असल्यामुळे, माझ्या मातेस त्रास देऊ नये!’ माझे मनांत उत्पन्न झाला आहे. यास्तव, हे मधु-बृहस्पतीना हे गर्भाचे भाषण ऐकून क्रोध सूदना, या माझ्या संशयांचे निरसन कर. आला व क्रोधाच्या भरांत त्यांनी शाप दिला श्रीभगवान् सांगतातः—हे पांडुनंदन! की, ‘मैथुनेच्छेने मी येथे प्राप्त झालो असतां पार्थी, माझ्या सामर्थ्याची एक प्राचीन कथा तूं मला प्रतिबंध केलास, याकरितां, माझ्या तुला सांगतों, ती सावधानचित्तानें एक. चार शापानें तूं अंध होशील, यांत कदाचि बदल युग्मांचे एक चक्र याप्रमाणे सहस्र वेळां काल-होणार नाही! ’ बृहस्पतीच्या या शापवाणीने चक्र फिरल्यावर जगताचा प्रलयकाल प्राप्त तो उत्थय ऋषीचा पुत्र अंधव जन्मास आला; हेतो, त्या समर्थीं व्यक्त अवयक्तमध्ये लीन आणि तो बहुतकालपर्यंत अंध राहिला, या होऊन स्थावरजंगम सर्व भूतांचा ज्ञाश हेतो; मुळेच त्याला ‘दीर्घतमा’ असे नांव पडले. पृथ्वी, तेज व वायु हीं तीन महाभूतें नष्ट नंतर सांगोपांग चारही सनातन वेदांचे अध्य-होऊन सर्व विश्वावर अंधकाराचे आवरण पडते; यन केल्यावर त्यांने केशव हें माझे गुह्य नांव आणि जिकडे तिकडे जलमय दिसून लागते. १. गोतम यातली ‘गो’ शब्दाचा अर्थ ‘नेत्र’ घेऊन माझी भक्ति केली. वेदोपदिष्ट विधी-व तम हा प्रस्तय मिळून याचा अर्थ ‘उत्तमनेत्र-नें ‘केशव’ नामाचा जेव्हां त्यानें एक-युक्त’ असा होतो. दीर्घतमाचे अंधव जाऊन सारखा जयघोष चालविला, तेव्हां त्यांचे तो चांगलाच डोळस झाला झाणून झाला पुढे अंधव जाऊन त्याला दृष्टि प्राप्त झाली; व गोतम झाणूं लागले.

अशा प्रकारे सर्व सृष्टीवर ब्रह्मप्रमाणे दिगंत निर्माण केलेले नाहीत. ब्राह्मणाच्या मुख्यांत व निरवधि जलाच आवरण पडले हाणजे जो अन्न घालतो, त्याने प्रदीप. अग्नीला हविं-दिवस नसतो, व रात्रीही नंसते; सत् व असत् मार्ग समर्पण केल्यासारखें आहे. ही मावना या दोहींचा अभाव असतो; आणि व्यक्त किंवा मनांत ठेवूनच ब्रह्मदेवाने भूतमात्र निर्माण केले. अव्यक्त यांपैकीं कोणताच संज्ञा त्या प्रलय-पार्था, सृष्ट प्राणिमात्राची योग्य प्रकारे व्यवस्था कालीन सृष्टीला देतां येत नाहीं.

लावन ब्रह्मदेव त्रैलोक्याचा गाडा चालवीत

अशा स्थिरीत—नारायणाच्या गुणांचा आहे, या सिद्धांताला देखील श्रुतीचे प्रमाण आश्रय करून राहणारा, अजर, अमर, अनि- आहे. ‘हे अमे, तू यज्ञांच’ किंवृहुना अखिल दिय, अग्राष्ट (कल्पनातीत), अज, सत्य, विश्वाचा होता आहेस. तुझ्यामुळेच देव, मनुष्य हिंसा न करणारा, चिंतामणिरूप, विविध- व यच्चयावत् जगत् यांच्या हिताचें संवर्धन प्रवृत्तिप्रवर्तक, वैरभावरहित, अक्षय, जरामत्यु- होत आहे. हे अमे, तू यज्ञ व विश्व यांचा रहित, निराकार, सर्वव्यापी, सर्वकर्ता’ व होता आहेस. देव व मनुष्य तुझ्या साहाय्याने शाश्वत (अनायनंत) असा जो प्रलयकालचा जगताचें कल्याण करतात, ’अशी श्रुति आहे. अंधकार, त्यापासून अव्यय पुरुष जो हरि तो आग्र हा यज्ञहोता व यज्ञकर्ता आहे. किंव- प्रादुर्भूत होतो. याला श्रुतीची आधार आहे. हुना अग्नि हा ब्रह्म (ब्राह्मण) आहे. हे अहोत्रात्र व सदसत् यांपैकीं विश्वाच्या। अमे, मंत्रोच्चार केल्याशिवाय अग्नीप्रथम्ये आहुति आरंभी कांहींच नसून, फक्त अंधकार जिकडे याकतां येत नाहीत व पुरुषावांनुन तपाचरण तिकडे भरून राहिला होता, अशी श्रुति आहे. घडावयाचें नाहीं; देव, मनुष्य व कृषि यांचे तो अंधकार विश्वव्यापी असून, त्याला विश्व- पूजन मंत्रयुक्त आहुति अग्नीला दिल्या छाणजे स्वरूपी नारायणाची रात्र असेही हाणतात. परं होतं; या कारणास्तव तुला ‘ होता ’ तम शब्दाचा अर्थही असाच आहे.

असे छाणतात. मनुष्यांना हवनासंबंधी जे अधि�-

या प्रकारे तमापासून निर्माण शालेल्या कार दिले आहेत त्यांत ब्राह्मणालाच याजन कर- ब्रह्मोद्देव पुरुषापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ति प्याचा अधिकार सांगितला आहे. क्षत्रिय किंवा शाली. ब्रह्मदेवाला प्रजा उत्पन्न करण्याची विश्व या ब्राह्मणतर द्विजांना हा अधिकार इच्छा होऊन, त्याने आपल्या नेत्रद्वयापासून दिलेला नाही. छाणन ब्राह्मणांना अग्निस्वरूपी अग्नि व सोम द्या दोहोंची उत्पत्ति केली. पुढे मानुन यज्ञकरणाचें काम त्यांचेकडे सोंपविले आणखी भूतसुष्टि उत्पन्न करतां करतां, क्रमाने आहे. ब्राह्मणांनी केलेल्या यज्ञांच्या योगानें देव ब्राह्मण व क्षत्रिय हे वर्ण त्याने उत्पन्न केले. तृप्त होतात; आणि ते पृथ्वीला धान्यादिकांनी सोम हाणजे ब्रह्म व त्रिलोकात्र ब्राह्मण होत. समृद्ध करतात. शतपथादि यज्ञ करून जें तसेच अग्नि तेच क्षत्रिय होत. पण ब्राह्मण हे कार्य व्हावयाचें तें ब्राह्मणाच्या मुख्यांत हवन क्षत्रियांहून अधिक सामर्थ्यवान् आहेत. असे केल्यानेही घडन येते. ज्या विद्वान् मनुष्याने का॒ं छाणन विचारशील तर ब्राह्मण क्षत्रि- ब्राह्मणाच्या मुख्यांत आहुति दिली, त्याला यांहून श्रेष्ठ आहेत असा जगतां प्रत्यक्ष प्रदीप अग्नीत हविर्भाग समर्पण केल्याचे श्रेय अनुभव आहे. ब्राह्मणांपेक्षां श्रेष्ठ प्राणी आहे. या कारणास्तव ब्राह्मणांना अग्नि-स्वरूपी ब्रह्मदेवाने या जगतां अगोदर कोणीही कल्पिले असून, विद्वान् ब्राह्मण अग्नीला(यज्ञ-

यागादिकांनी) संतुष्ट करतात. अशी हाच होता, तेव्हां ब्राह्मण हे सर्वांचे अगोदर परमाविष्णु होय. भूतमात्राचे ठिकाणी प्रवेश करून अशी त्यांचे प्राणधारण करतो. याविषयी सन-त्कुमारोक कांही खोकही प्रसिद्ध आहेत. ते असे—

सर्वांदि ब्रह्मदेवानें जेव्हां विश्व उत्पन्न केले तेव्हां प्रथम ब्राह्मण उत्पन्न केले. ब्राह्मणांनी वेदाध्ययनानें निर्मळ स्वर्गप्राप्ति करून घेऊन अमरत्व मिळविले. ब्राह्मणांची बुद्धी, वाणी, कृति, श्रद्धा व तपश्चर्या हीं पृथ्वी व स्वर्ग यांचे जसें गो-रसाला समाळून धरितें तसें ब्राह्मणांच्या साम-र्थ्यांनें पृथ्वी व स्वर्ग यांचे संरक्षण चालले आहे. या दोहोना आधारभूत असून, शिंके जसें गो-कृती, श्रद्धा व तपश्चर्या हीं पृथ्वी व स्वर्ग प्रसंगी त्यांचेकडून दोषाचरण घडले तर त्यांस या दोहोना आधारभूत असून, शिंके जसें गो-शिक्षाही ब्राह्मणद्वाराच लाविली जाते. इंद्रानें रसाला समाळून धरितें तसें ब्राह्मणांच्या साम-र्थ्यांनें पृथ्वी व स्वर्ग यांचे संरक्षण चालले आहे. योतम ऋषीकडून शाप होऊन इंद्राचे केंस कपिल-सत्यासारखा श्रेष्ठ धर्म नाही; मातेसारखा गुरु वर्ण शाले; कौशिकाच्या शापवाणीने इंद्राचे नाही; आणि ब्राह्मणासारखा इहपरलोकी वृष्ण नष्ट शाले; (पुढे अन्य देवांच्या प्रसाकृत्याणकर्ता नाही. ज्यांच्या राष्ट्रमध्ये ब्राह्म-दाने) त्याला मेषवृष्ण प्राप्त शाले.

णांना उदरनिर्वाहाचे साधन रहात नाहीं, तेथील लोक वैभवहीन होऊन चोरे बनतात; राना च्यवन ऋषी हे हविर्माग समर्पण बैल त्यांच्या नांगराला अथवा गाड्याला करू लागले असतां इंद्रानें त्यांना प्रतिबंध केला चालत नाहींतसे होतात; व रवीने दहीं घुसल्लें व त्यांजवर वग्र उगारले, तेव्हां च्यवनांनी तरी लोणी निघत नाहीं. (या प्रकारे तेथें त्याचे बाहु स्तंभित केले.

अवनतीचे साधार्य माजून रहाते.)

वेद, पुराणे, इतिहास इत्यादि प्रमाणग्रंथांमध्ये सर्वांत्मे, सर्वकर्ते व सर्वस्वरूपी ब्राह्मण हे सुरु केली व तपोबलाने रुद्राच्या ललाटावर नारायणाच्या मुखापासून उत्पन्न शाले असें तिसरा नेत्र उत्पन्न करून त्याला विसूपत्व आणले. वर्णन आहे. वरद देवाधिदेव नारायणानें जेव्हां वर्णाली नाश करण्याची प्रतिज्ञा शाणीने शब्दोच्चार न करण्याचा संकल्प केला केली असतां, असुरगुरु जो उशना (शुक्र)

माझील वृष्ट ७९२मध्ये दुसरे रकान्यांत २९ त्याने आपल्या मस्तकाच्या जटा तोडून या ओळीपासून पडे 'शतपथादि यज्ञ करून जे त्या रुद्रावर केंकल्या, त्यांतून भुजंगं उत्पन्न हार्य ब्राह्मणाचे ते ब्राह्मणाच्या मुखात इवन होऊन ते रुद्राला दंश करू लागल्याकारणाने हस्तानेही घडून येते.' असें वाक्य आहे, ते रुद्राचा कंठ नीलवर्ण शाला. पूर्वी स्वायंभुव डेलकाच्या प्रमादामुळे पडले आहे. ते चूक आहे. मन्वंतर चालू असतां नारायणाने शंकराचा या ठिकाणी, 'शतपथ नामक ब्राह्मणग्रंथांतही— आपल्याचे मुखात आहुति दिली अलाता. त्याचे प्रीरांत असणाऱ्या अग्रीस ती पोचून त्याच्या तोंडे देवतानाही पोचते, असाच अभिग्राय आहे.'

होता, तेव्हां ब्राह्मण हे सर्वांचे अगोदर परमाविष्णु मुखावाटे उद्भूत शाले; आणि ब्राह्मणां-मन्तर बाकीच्या तीन वर्णांची उत्पत्ति झाली. याप्रमाणे सुरासुरांहून श्रेष्ठ असलेले ब्रह्म-

स्वस्वरूपी ब्राह्मण म्यां उत्पन्न केले आहेत; आणि या ब्राह्मणांच्या द्वारानें सुर, असुर, ऋषिश्रेष्ठ व इतर भूतमात्र यांची पात्रतेनुसार निर-

निराळ्या अधिकारांवर योजना केली जाते; व शिक्षाही ब्राह्मणद्वाराच लाविली जाते. इंद्राने अहिल्येवर बलात्कार केला या कारणास्तव योतम ऋषीकडून शाप होऊन इंद्राचे केंस कपिल-

सत्यासारखा श्रेष्ठ धर्म नाही; मातेसारखा गुरु वर्ण शाले; कौशिकाच्या शापवाणीने इंद्राचे नाही; आणि ब्राह्मणासारखा इहपरलोकी वृष्ण नष्ट शाले; (पुढे अन्य देवांच्या प्रसाकृत्याणकर्ता नाही. ज्यांच्या राष्ट्रमध्ये ब्राह्म-

दाने) त्याला मेषवृष्ण प्राप्त शाले.

रुद्रानें आपल्या यज्ञाचा विधवंस केल्या-

मुळे क्रोधाविष्ट होऊन दक्षानें उग्र तपश्चर्या विसूपत्व आणले. रुद्राला दंश करू लागल्याकारणाने हस्तानेही घडून येते. कंठ नीलवर्ण शाला. पूर्वी स्वायंभुव कंठ दाबल्यामुळे तो नीलकंठ बनला, अरीही दुसरी एक कथा आहे.

मन्वंतर चालू असतां नारायणाने शंकराचा या ठिकाणी, 'अमृत उत्पन्न करण्याचे हेतूने अंगिरा ऋषीच्या कूलांतील बृहस्पति हे पुरश्चरण कर-

प्याकरतां जलाशयाचे तीरावर बसले असतां तस्मात् तुशा यज्ञ तडीस न जातां अपूर्व आचमनासाठीं योडेसे जल त्यांनी हातावर पाण्याचे हातून तुशा वध होईल.! ' या शाप-घेतले, तों तें त्यांना सूच्छ दिसले नाहीं, या-बचनाप्रमाणे हिरण्यकशिष्यूला (नृसिंहाचे हातून) मुळे रागावून बृहस्पतींनी शाप दिला कीं, मृत्यु आला. इकडे, मातुलपक्षाची सरशी 'ज्या अर्थी' आचमनासाठीं मीं उदक हातात झावी एतदर्थ विश्वसृपाने खडतर तपश्चर्या घेतले असतां तें निर्मल न होतां गढूळच राहिले, करण्यास आरंभ केला. तेव्हां त्याच्या तपाला त्या अर्थी आजपासून उदकामध्ये मासे, मगर, विश्व करावें हाणून इंद्राने अनेक सौंदर्यलतिका कांसव इत्यादि जीव राहूं लागून उदक अप्सरांची योजना केली. त्यांना पहातांच गढूळ करतील ! ' तेथपासून जलामध्ये विविध विश्वसृपाच्या मनाची चलविचल होऊन, प्रकारचे जलचर प्राणी वास्तव्य करूं लागले. त्वरित त्याचे अंतःकरण त्या अप्सरांचे टिकाणी त्वष्ट्राचा विश्वसृप नांवाचा पुत्र प्रथम जडले. तो काममोहित झाला हें अबलोकन देवांचा पुरोहित होता; पण त्याची माता ही कस्तुन अप्सरा बोलल्या कीं, ' आपण आतां देत्यमग्निनी असल्यामुळे तो यज्ञात देवांना आल्या टिकाणी परत जाऊ ! ' तेव्हां विश्वउघडपणे हविर्माण अर्पण करी व चोसून दैत्यां-रूप त्यांना म्हणाला, ' तुझी कोठे जातां ? नाही देई. तेव्हां हिरण्यकशिष्यूला पुढे करून येथे मजबोरावर रहा हाणजे तमचे कल्याण आपली भगिनी जी विश्वसृपाची माता तिज-होईल.' अप्सरा त्याला हाणाल्या, ' आही कडे असुर गेले व तिला हाणाले, " हे देवस्त्रिया अप्सरा आहो; आणि आहीं यामगिनि, हा तुशा पुत्र त्वाष्ट्र व त्रिशिरा विश्व-पूर्वीच सर्वशक्तिमान् व वरदात्या प्रभु इंद्राला रूप देवांचा पुरोहित आहे, तो देवांना मात्र वरितें आहे." विश्वसृप हाणाला, ' इंद्रासह-उघडपणे यज्ञामध्ये हविर्माण देतो व आहांला वर्तमान सर्व देव आतांच्या आतां नाहीतसे गुप्तणाने देतो, यामुळे देवांचे सामर्थ्य वाढून कस्तुन टाकतों ! ' असे हाणून तो मंत्र जपूं आमचे कमी होते. तेव्हां तूं त्याचे निवारण लागला तों तों त्या त्रिशिरांचे सामर्थ्य वृद्धिकस्तुन तो आमच्या बाजूला येईल असे कर.' गत होऊं लागले; आणि कर्मार्थी द्विजांनी हें ऐकून ती विश्वसृपाची माता विश्वसृप नंदन-यज्ञात यथाविधि मंत्रोचारपूर्वक जेवढचा वनांत होता तिकडे गेली व त्याला हाणाली, सोमरसाचे (अर्पित) हवन केले, तेवढा सगळा ' हे पुत्रा, तूं शत्रूंचा पक्ष घेऊन मातुल-त्याने एका मुखाने पिझन टाकला; दुसऱ्या पक्षाचा नाश कां आरंभला आहेस ? असे करणे मुखाने सर्व यज्ञीय अन्न भासिलें; व तिसऱ्या तुला उर्चित नाहीं.' तेव्हां मातेचे वचन मुखाने तो इंद्रादि देवांचे सामर्थ्य शोषून घेऊं मोडतां कामा नये हें लक्षात आणून त्याने लागला. याप्रमाणे सोमरस प्याल्याने विश्वमातेचे पूजन केले व तो हिरण्यकशिष्यूच्या रूपाचीं सर्व गांवे पुष्ट शालेली पाहून इंद्रासह पक्षाला येऊन मिळाला. तेव्हां त्याने वसि-सर्व देवांना मोठी चिंता उत्पन्न झाली. तदनंतर आला हेतृपदावरून काढून तें विश्वसृपाला इंद्रासह ते सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले व दिले. यामुळे संतप्त होऊन ब्रह्मपुत्र वसिष्ठाने त्याला हाणाले, ' विश्वसृपाने यज्ञांतील सर्व हिरण्यकशिष्यूला शाप दिला कीं, 'तूं मला सोमरस पिझन टाकल्यामुळे आमचे वांद्याला काढून वुसऱ्याची हेतृपदावर स्थापना केलीस ' आतां काहींच उरला नाहीं. असुरांचा पक्ष

बलवत् चालला असून, आमच्या साम-
र्थ्याला ओहोटी लागली आहे. तेव्हांन व तो स्या कमळिनीच्या देठांत लपून बसला.
आमचे संरक्षण होईल असें करा. ' तेव्हां ब्रह्म-इकडे, ब्रह्महत्येच्या भीतीनें वैलोक्यनाथ इंद्र
देव त्यांना शिणाला, ' भृगुकुलांतील दर्थीच नाहींता शाल्यामुळे अखिल जगताला अरा-
व्यवित पताचरण करीत बसला आहे, त्याकडे जाव व तो आपल्या कलेवराचा त्याग करील नाहींता शाल्यामुळे अखिल जगताला अरा-
असा वर त्याचेपासीं मागा. नंतर त्याच्या जक्कि स्थिति प्राप्त शाली; रजोगुण व तमोगुण
अस्थितिप्राप्त शाली; रजोगुण व तमोगुण यांनी देवांवर पगडा बसविला; ऋषिश्रेष्ठांच्या
मंत्रांचे सामर्थ्य नाहींसे शाले; सक्षसांचा सुखसुखाट शाला; वेद नष्टप्राय शाले; आणि
राजा नाहींसा शाल्यामुळे लोक हतवीय होऊन, ' बळी तो कान पिळी ' अशी शोच-
नीय स्थिति प्राप्त शाली ! तेव्हां देवांनी व अशींनी मिळून, आयुधाचा (आयुचा) पुत्र
जो नहुष, त्याला इंद्रपदावर स्थापून राज्य-
भिषेक केला. नहुषाच्या ललाडावर सर्वांचे तेज हरण करणाऱ्या पांचरों तारका चमकत
होत्या, त्यामुळे (सर्व प्राण्यांचे सामर्थ्य त्याला हरण करतां येऊन) त्यानें निष्कंटक रीतीने
कानावर पडतांच, सुखदुःख समान मान-सर्वांगोळीकर्त्तव्य केले. तेव्हां लोकांना पूर्व-
णाऱ्या स्था योगिश्वेष दर्पीचानें मनाची समता
यांत्रिकीचित् ढळून वेतां योगद्वारा (आत्मदाचा, समाधि लावून) शरीराचा परित्याग केला.
याप्रमाणे तो परमात्म्यांत लीन होऊन पांतु शरीरी मात्र मला प्राप्त शाली नाहीं, हें
जातांच धात्यानें त्याच्या आस्थि जमा करून मनांत येतांच तो शरीराच्या मंदिराकडे गेला
त्यांचे वज बनविले. तें बाह्याच्या अस्थीचे व तिला खणाला, ' हे सुभगे, मी देवांचा
केलेले असत्यामुळे श्रीविष्णूचे अधिष्ठान इंद्र आहे, मला वश हो. ' शरीरें उत्तर केले,
त्याच्या ठिकाणी शाले होते. मग अशा स्वरू-
पाच्या त्या अभेद व अप्रतिरुद्धृत वजाच्या वंशांत उत्पन्न शालेल्या राजाला परांगनेचा
साहाय्यानें इंद्रानें विश्वस्पाचीं मस्तके उडवून अभिलाष धरणे उचित नाहीं. ' अवर नहुष
त्याला ठार मारले. तदनंतर, विश्वस्पाच्या बोलला, ' मी सध्यां इंद्रपदावर असून, इंद्रांचे
गांगांच्या घर्षणानें त्याच्या शरीरांतून वृत्र राज्य व रन्ने यांचा उपभोग घेत आहे. यासव
उत्पन्न शाला. त्या शत्रूलाही इंद्रांने मृत्युची तुशा अभिलाष धरण्यांत मी कोणतेही पातक
वाट दाखविली. परंतु याप्रमाणे दोन ब्रह्म-करीत नाहीं. कारण तूंही इंद्राच्या उपभुक्त
हत्या घडल्यामुळे भयभीत होऊन इंद्रांने वसुंपैकीच एक आहेस ! ' शरीरी द्यणाली,
स्वराज्याचा त्याग केला; आणि मानस- मीं सांप्रत एक व्रत आरंभिले असून अद्याप
सरोवरांतील एका शीतल कमळिनीचा आश्रय तें संपूर्ण शाले नाहीं. थोडेच विवसांनी माझे

अवमृथस्तान शाल्यावर मी तुजकडे येईन.' व नहुषाला सांग कीं, ज्याला ऋषि जुपले शरीरासून एवढे आभासन घेतल्यावर नहुष आहेत व ज्यांत अद्याप कोणीही बसले नाहीं, तेथून निघून गेला. इकडे, नहुष-अशा वाहनांत बसून येऊन माझ्यारीं उम ज्या भयाने घावरलेली व पतिदर्शनासाठीं लाव. इंद्राचीं पुण्कळ मोठमोठीं व सुंदर वाहने उल्कंठित शालेली ती दुःखरोकार्त शरी आहेत, पण त्या सर्वांत मी पूर्वीं बसलेच आहे. तृहस्तीर्तीसनिध आली. तेव्हां अत्युद्ग्रिम तेव्हां तूं यांशिवाय निराळ्या एकाद्या अनुप-शालेल्यात्या शरीला अवलोकन करून ही पति-भूक वाहनांत बसून ये.' पतीची ही युक्ति दर्शनोत्सुक आहे हैं बृहस्तीर्तीं अंतर्ज्ञानाने एकतांच शरी परम हवित होऊन स्वस्थानीं ओळखले आणि ते देवगुरु तिला ह्याणाले, गेली; इकडे इंद्रही पुनरपि कमलिनीच्या 'तूं जें वत करीत आहेस तेच कर. तुझ्या वेंडांत दडून राहिला. मग शरीला येताना तपश्चर्येच्या तेजाने युक्त होऊन तूं वरदायिनी पाहून नहुष तिला ह्याणाला कीं, 'तूं केलेली उपश्रुति देवीचे आहान केलेस झाणजे ती मुदत सरून गेली !' तेव्हां इंद्राने सांगून तुला तुझ्या पतीचे दर्शन करून देवेल. ' तद- देवल्याप्रमाणे शरीने नहुषाला उत्तर दिले. ते नंतर गुरुवचनानुसार महानियमसंज्ञक तपा- ऐकून किंत्येक ऋषिश्रेष्ठांना वाहनाला जुंपून चरण करून मंत्रोच्चारपूर्वक शरीने वरदात्या नहुष शरीच्या मंदिरासमीप येऊन पोंचला. उपश्रुतीचे आहान केले. तेव्हां उपश्रुति प्रकट पण याप्रमाणे नहुष ऋषिश्रेष्ठांचा अवमान होऊन शरीराशीं आली व ह्याणाली, " हे करीत आहे हैं कुंभाद्व मेत्रावरुणि अगस्त्य शति, तूं आवाहन केलेस म्हणून ही पहा ऋषीच्या दृष्टोत्पत्तीस आले व तितिक्ष्यांत नहु-मी येथे प्राप्त शाळे आहे. तुम्हे काय प्रिय करू वाणे त्यांना पाय लावला, तेव्हां अगस्त्य नहु-ते बोल." तेव्हां तिला शिरसा प्रणाम करून घाला ह्याणाले, ' रे पापिष्ठा, तूं ज्योपक्षां शरी झूणाली, ' हे भगवति, माझा पति अभ्याध्य कर्म करण्यास प्रवृत्त शाला आहेस, कोठे आहे तो मला कृपा करून दासीव. तूं त्योपेक्षां तूं सर्प होऊन, भूमि व पर्वत आहेत सत्यरूप असून मूर्तिभंत ऋत आहेस.' हे तों त्या अवस्थेत पृथ्वीवर राहील !' त्या एकतांच उपश्रुतीने शरीला मानससोबतावर ऋषिश्रेष्ठाच्या मुसांतून हें वाक्य बाहेर पडतां-नेऊन कमलिनीच्या देठाच्या आश्रयाने बसलेला क्षर्णीच नहुष आपल्या वाहनांतून सालीं इंद्र दाखविला. तेव्हां कृश व म्ळान शाळेल्या पढला. तेव्हां पुनः त्र्योक्त्य अनाथ शाले. मग पलीला पाहून इंद्र आपल्या मनामध्ये विचार देव व ऋषि मिळून इंद्रासाठीं भगवान् करू लागला, ' केवढा हा मजबूर दुःखाचा विष्णुला शरण गेले व ह्याणाले, ' हे भगवन्, डोंगर कोसळला, कीं मी नाहींसा शाल्यामुळे बद्धहत्येच्या दोषाने पडाढलेल्या इंद्रांचे सं-दुःखाने पोळलेली ही माझी पली माझा शोध रक्षण करा.' तेव्हां श्रीविष्णु त्या शरणागतांना काढीत येथे आली आहे !' मग इंद्र तिला शेलले, ' इंद्राने विष्णुप्रतियर्थ (वेण्व) अश्व-ह्याणाला, ' तुम्हे कसे काय आहे ? ' तिने भेष्यज्ञ केला ह्याणजे त्याला पुनः इंद्रपदाची उत्तर केले, ' नहुष मला पली करूं पहात प्राप्ति होईल.' (इंद्राच्या देषमुक्तीचा उपाय आहे व मीं त्याला मुदत केली आहे !' यावर श्रीविष्णुमुखाने कळला;) परंतु देव व ऋषि इंद्राने शरीला सांगितले, ' आतां तूं येथून जा यांना इंद्र कोठे आहे हैं माहीत नह्ते,

स्थान ते शशीपाशीं येऊन तिला म्हणाले, हेतुने अदितीने स्वयंपाक तथार केला. ‘हे सुमो, इंद्राला परत घेऊन ये.’ तेव्हां ती पुनः मानससरोवरापत गेली; आणि (तिने हा सर्व वृत्तांत सांगतांच) इंद्रही मानससरोवर सोडून बृहस्पतीकडे गेला. मग बृहस्पतीने कृष्ण-सारंग वर्णीचा अश्व सोडून इंद्राकडून मोठा अश्वमेधयज्ञ करविला; व त्याचे वाहनावर अमरपति इंद्राला बसवून बृहस्पतीने त्याला इंद्रपदाची प्राप्ति करून दिली. त्या वेळी देवांनी तेव्हां तुला उदरव्यथा होईल !’ असा ब्रह्म-व कृष्णीनीं स्वर्लोकनाथ इंद्राची मृत्ति कली; इंद्राची ब्रह्महत्येच्या पातकापासून मुक्तता शाळी; आणि स्त्री, अग्नि, वनस्पति व जल या चार ठिकार्णीं ब्रह्महत्येचे पातक वांटून दिले. याप्रमाणे, ब्रह्मतेजाने युक्त शालेल्या इंद्राने शत्रूचा वध करून आपले स्थान परत मिळवले.

एकदा भरद्वाज महर्षि आकाशांगेत उभे असतां विष्णुच्या (वामनाच्या) त्रैलोक्य-व्यापी तीन पायांपैकीं एका पायाची लाथ द्याना लागली. तेव्हां भरद्वाजांनी विष्णुच्या वक्षःस्थलावर आपल्या ओल्या हातानेच ताडन केले ! त्या वेळेपासून भगवान् विष्णुच्या उरावर श्रीवित्सचिन्ह दिसूं लागले !

महर्षि भृगुच्या शापामुळे अमीला सर्वभक्षेकत्व प्राप्त शाले.

आपण शिजविलेले अन्न भक्षण कसून देवांचे अंगीं असुरांना मारण्याचे सामर्थ्य यावे या

? अश्वमेधामर्ये जो घोडा पर्यटनार्थ सोडतात, त्याचे इवन केले जाते. तेव्हा येथे ‘त्याच वाहनावर.....’ इत्यादि जे लिहिले आहे, ते सुंचगत दिलत नाही. तथापि ‘वाहनं तमेव कृत्वा इदं मरुत्पतिं बृहस्पतिः स्वं स्थानं प्रापयामास ।’ असे मूळ आहे आणि इतत्र पाठभेदही वांपडत नाही, झणून निश्चयास्तव तसाच अर्थ करणे प्राप्त आहे.

२ हा वृत्तांत आदिपर्व अध्याय ५०६ मध्ये आहे. पासून आपली मुक्तता करून घेतली. त्या

इत्यक्यांत आपले व्रताचरण संपवून बुध तेथे आला व ह्याणाला, ‘मला भिक्षा घाल.’ परंतु हे अन्न प्रथम देवांनी भक्षण केल्यावांचून दुसऱ्या कोणाला यावयाचे नाहीं ह्याणून अदितीने बुधाला भिक्षा घालली नाहीं. भिक्षान मिळाल्यामुळे क्रुद्ध होऊन, ‘तुझ्या गर्भातून विवस्त् दुसऱ्यांदा अंडस्तपाने जन्मास येईल तेव्हां तुला उदरव्यथा होईल !’ असा ब्रह्म-स्वरूपी बुधाने अदितीला शाप दिला. पुढे अदिति मातेने अंड फोडल्यामुळे श्राद्धदेव विवस्वानाला मार्तंड असे नांव पडले.

दक्षाला एकंदर साठ कन्या होत्या. त्यांपैकीं तेरा कश्यपाला, दहा धर्माला, दहा मनूला, व सत्तावीस इंदूला दिल्या होत्या. इंदूच्या नक्षत्रस्त्री सत्तावीसही स्त्रिया सारख्याच सुंदर होत्या, तरी त्याची रोहिणीवर सर्वपीक्षां अधिक प्रीति होती. तेव्हां बाकीच्या स्त्रियांना मत्सर उत्पन्न होऊन त्यांनी ही गोष्ट पित्याच्या कानावर घालली. त्या पित्यासत्रिध जाऊन ह्याणाल्या, ‘भगवन्, आही सर्वजनी सौंदर्यांत अधिकउण्या नसां इंदूची रोहिणीवर अधिक ममता आहे !’ हें ऐकून दक्ष ह्याणाला, ‘त्याला क्षयरोग होईल !’ त्या शापाने सोमराजाला राजयक्षमा झाला, तेव्हां तो दक्षापाकीं गेला असतां दक्ष ह्याणाला, ‘तूं सर्व स्त्रियांशीं समभावाने वागत नाहींस, ह्याणून मीं तुला शाप दिला.’ मग कृष्णीनी सोमाला सांगितले कीं, ‘तूं राजयक्षमाने पछाडल्यामुळे शिजत चालला आहेस, तर आतां पश्चिमसमुद्रांत हिरण्यसरोवर नामक तीर्थ आहे तेथे जाऊन स्नान कर.’ कृष्णच्या या उपदेशाप्रमाणे हिरण्यसरोवर तीर्थीला जाऊन चंद्राने त्यांत स्नान केले व शापा-

तीर्थीचे ठिकाणी चंद्राला आपली प्रभा परत मिळाली यामुळे त्या तीर्थीला तेव्हांपासून ग्रभास हें नांव प्राप्त शाळे. परंतु दक्षाच्या शापामुळे, अद्यापि पौर्णिमेपासून अमावास्ये-पर्यंत चंद्राची एक एक कला रोज कमी होते व प्रतिपदेपासून पुनः एक एक कलेने वृद्धिं-गत होऊन पौर्णिमेला त्याचे विंब पूर्ण होते. याशिवाय, त्या वेळेपासून चंद्रामंडलावर मेघासारखा काळा डाग उत्पन्न झाला असून त्यामुळे तें कलंकयुक्त दिसते. तेव्हांपासूनच विमल चंद्राला शशलक्ष्म हें नांव मिळाले.

प्राचीन काळीं एके वेळी स्थूलशिरा नामक ऋषिवर्यानें मेरुच्या उत्तर दिशेच्या अंगाला खडतर तपश्चर्या आरंभिली. त्याचे तपाचरण बालले असतां, सर्व वस्तूंचा परिमल वाहून नेणाऱ्या शुद्ध वायुने त्याचे शरीराला स्पर्श केला. तपाने त्याचे शरीराचा दाह होऊन रत्ने सांपडणार नाहीत !' याप्रमाणे आजते अगदीं कृश झाले होते, इतक्यांत वायूची पावेतों क्रृषिवचनाचा प्रत्यय येत आहे. मुळूक अंगावरून गेल्यामुळे त्यांचे मनाला पूर्व, अशा प्रकारचा ब्राह्मणांचा महिमा आहे. फार संतोष झाला. त्या वायुरुपी व्यजनाने ब्राह्मणांच्या आशीर्वादानेच क्षत्रियांना शाश्वत उत्पन्न केलेल्या श्रुठकेमुळे त्या क्रृषीला आराम व अन्यथ पृथ्वीसारख्या पत्नीची पासि होऊन वारतो आहे तोंच वृक्षांनी आपल्या पुण्यं शिचा उपमेग ध्यावयास सांपडतो. तात्पर्य शोभेचे प्रदर्गन केलेले पाहून क्रृषीने वृक्षांना हेच कीं, ब्रह्मतेज हें अग्नि व सोम यांचेपासून शार्प दिला कीं, इतउत्तर तुळांला सर्वकालीं पुण्यं उत्पन्न होऊन जगताला आधारभूत होऊन थेणार नाहीत, विवक्षित क्रृतूतच येतील !

(संथ बनदून) घर्मविंदुंसारखें खारट केले व ते समुद्राला उद्देशेन बोलले, " तुझे पाणी कोणीही पिणार नाही; फक्त वडवामुखाने प्राशन केले असतां त्याला तेवढे तुझे उदक मधुर लोगेल ! " त्यांच्या शापाप्रमाणे अद्यापि (समुद्राचे उदक खारट लागून) फक्त वडवा-मुखाच्या जिहेला तें गोड लागते.

हिमालयाची कन्या जी उमा तिचेवर रुद्राचे मन जडले होते. पश्चात् क्रविशेष भूगोलेही ' मला तुझी कन्या अर्धण कर.' असे हिमवतापाशीं येऊन बोलणे लाविले. तेव्हा ' मी यापूर्वीच तिचेसाठीं रुद्र हा वर योजिला आहे.' असे हिमालयानें त्या क्रृषीला उत्तर दिले. तेव्हा भूगोले हिमवताला शाप दिला, ' मी तुझी कन्या मागितली असतां तू माशा अवमान केलास, त्या पक्षी अतःपर तुजवर केला. तपाने त्यांचे शरीराचा दाह होऊन रत्ने सांपडणार नाहीत ! ' याप्रमाणे आजते अगदीं कृश झाले होते, इतक्यांत वायूची पावेतों क्रृषिवचनाचा प्रत्यय येत आहे. शुल्क अंगावरून गेल्यामुळे त्यांचे मनाला पूर्व, अशा प्रकारचा ब्राह्मणांचा महिमा आहे. फार संतोष झाला. त्या वायुरुपी व्यजनाने ब्राह्मणांच्या आशीर्वादानेच क्षत्रियांना शाश्वत उत्पन्न केलेल्या श्रुठकेमुळे त्या क्रृषीला आराम व अन्यथ पृथ्वीसारख्या पत्नीची पासि होऊन वारतो आहे तोंच वृक्षांनी आपल्या पुण्यं शिचा उपमेग ध्यावयास सांपडतो. तात्पर्य शोभेचे प्रदर्गन केलेले पाहून क्रृषीने वृक्षांना हेच कीं, ब्रह्मतेज हें अग्नि व सोम यांचेपासून शार्प दिला कीं, इतउत्तर तुळांला सर्वकालीं पुण्यं उत्पन्न होऊन जगताला आधारभूत होऊन थेणार नाहीत, विवक्षित क्रृतूतच येतील !

राहिले आहे.

जगत्कल्प्याणाकरितां नारायणांने वडवा-मुख नामक क्रृषीचे रूपाने अवतार घेऊन मेरुरपवतावर तपश्चयेला आरंभ केला. त्या वेळी त्यांचे किरण हे त्याचे केश होत. सूर्य व चंद्र पक्कदा त्यांनी समुद्राला अलीकडे बोलाविले अनुक्रमे जगताला उर्णता व सामर्थ्य देऊन असतां आज्ञाभंग करून तो आला नाही, यांनी विश्व चालविले आहे. आपल्या प्रकाकारणास्तव रागावून त्यांनी आपल्या अगांगां व सामर्थ्यांने हे जगताला हर्षवितात. तील उर्णतेने समुद्राचे पाणी गाठून ट्रकून अर्जना, अग्नि व सोम या उभयोच्या या अशा

१ पुरुषोभा प्रदावेत कली असतां शाय कृतीमुळे मला हृषीकेश, ईशान, वरद व लोक-देव्याचा हेतु एवढाच दिसतो कीं, पुण्यादि भावन हीं नांवे प्राप्त झालीं आहेत.

२ मदनोचेक अवल्यामुळे तपाला विघातक होत.

नारायणनामव्युत्पाति.

सूर्य व चंद्र हे परमात्म्याचे नेत्र असून त्यांचे किरण हे त्याचे केश होत. सूर्य व चंद्र एकदा त्यांनी विश्व चालविले आहे. आपल्या प्रकाकारणास्तव रागावून त्यांनी आपल्या अगांगां व सामर्थ्यांने हे जगताला हर्षवितात. तील उर्णतेने समुद्राचे पाणी गाठून ट्रकून अर्जना, अग्नि व सोम या उभयोच्या या अशा

३ इलोपहूता सह विवा ' इत्यादि मंत्रांनी

आहुति दिली हाणजे यज्ञांतील आपला (प्रमुख) हविर्माग मी हरण करितो व माझा वर्णही हरित रत्नासारखा आहे, यामुळे मला 'हरि' हेन नाम देण्यांत अलेले आहे.

भूतमात्राचे मी ऋत (अब्राधित) धाम (निवासस्थान) आहे हाणन 'ऋत-धाम' या नांवाने विप्र मला संबोधितात.

पूर्वी गो (पृथ्वी) समुद्रांत गडप होऊन नाहीशी ज्ञाली होती, तेव्हां मी ती गुहेतून (गुरु डिकाणाहून) परत अणिली (अविंदम) यासाठी 'गोविंद' या नामाने देवांनी माझी स्तुति केली.

शिपिविष्ट असे एक माझे नांव आहे. ज्याचे शरीर रोमराहित असते त्याला शिपि अशी संज्ञा आहे. शिपि (निर्मल) स्वरूपाने जो सर्व जगत व्यापून राहिला आहे, त्याला 'शिपिविष्ट' हाणतात. एकाग्रभक्त यास्क क्रवीने अनेक यज्ञांमध्ये शिपिविष्ट या नांवानेच मला (हविर्माग ग्रहण करण्यास) निमंत्रण केले, यामुळे च 'शिपिविष्ट' हें गुण नाम मी पतकरले आहे. उदारथी यास्काने जेव्हांच शिपिविष्ट नांवाने माझे स्तवन केले, तेव्हांच पाताळांत नष्ट सालेल्या निरुक्ताचा त्याला माझ्या प्रसादाने उद्धार करतो आला.

मी कधी जन्मलो नाही, मी कधी जन्म घेत नाहीं व पुढे केव्हांही घेणार नाहीं; तथापि मी सर्व भूतांचा क्षेत्रज्ञ आहे व हाणूनच मला अज हाणतात. मी अद्यापवेतों क्षुद्र किंवा अशील भाषण केले नाहीं. ब्रह्मदेवाची कन्या व सत्याची मूर्ति देवी सरस्वती-जिला ऋता असेही अभिधान आहे, ती नेहमीं माझे मुख्यांत वास करते. हे कौतेया, मी आपल्या आत्म्याचे डिकाणी सत् व असत् या दोहों-षाही अंतर्माव केला आहे. ब्रह्मदेवाचे सदन नामय ऐषणकर्ता वैकुंठः। जे पुण्यकर (तपोवन) तेथील ऋषि मला सत्य २ ऋषः=पृथ्वी, अकः=आकाश, सजयति=धारयति.

या नांवाने संबोधितात. मी कधींही सत्त्वा पासून ढळलो नाहीं; किंवहुना सत्त्वाची प्रवृत्ति मजपासूनच ज्ञाली आहे असे समज. हे धनंजया, माझे डिकाणी प्रथमपासून असलेल्या सत्त्वगुणाने माझ्या प्रस्तुत जन्मांत देखील मला सोडले नाहीं. मी सत्त्वगुणाने युक्त असल्यामुळे फलासक्ति न ठेवतां कर्मे करीत असतों, त्या कारणानेच मला पापाचा स्पर्शीही नाहीं. सत्त्वगुणाच्या वागणुकीने प्राप्त होणाऱ्या ज्ञानानेच माझे दर्शन हेते. सत्त्वगुणी लोकांमध्ये माझी गणना करितात, म्हणून मला 'सात्वत' अशी संज्ञा आहे. हे पृथग्नंदना अर्जुना, नांगराचा विशाल व काळ्या कुळकुळीत लोखंडाचा फाळ होऊन मी जमीन नांगरतों, तसेच माझा वर्णही सांवळा (कृष्ण) आहे, या गुणावरून मला 'कृष्ण' नामाची प्राप्त ज्ञाली आहे.

मीं पृथ्वीचा आपाशीं, आकाशाचा वायूशीं व वायूचा तेजाशीं संयोग घडवून आणला आहे, यामुळे मला 'वैकुंठ' म्हणतात. ब्रह्माशीं तादात्म्य पावून सर्वसंगमुक्त होणे (निवारण) हाच श्रेष्ठ धर्म मानला आहे. या धर्मपासून मी कधींही चक्त नाहीं म्हणून मला 'अच्युत' हाणतात.

पृथ्वी व आकाश हीं दोन्ही सर्वव्यापी आहेत. त्यांना मीं उच्चलून धरले आहे, हाणून मला अधोक्षज नांव मिळाले आहे. वेदांतील शब्दांचा अर्थनिर्णय करणाऱ्या नेरुक्तीपंथी वेदवेद्या विद्वानांनी माझे 'अधोक्षज' या शब्दानेच वर्णन केले आहे. प्रभु नारायणावांचून जगतांत दुसऱ्या कोणालाही अधोक्षज नाव

१ वि=वायु, कु=पृथ्वी, ठ=आकाश, वैकुंठाषाही अंतर्माव केला आहे. ब्रह्मदेवाचे सदन नामय ऐषणकर्ता वैकुंठः।

देतां येणार नाहीं (पात्रता नाहीं) असे विरच हाणतात तो मीच. विरचाला प्रजापति प्राचीन श्रेष्ठ ऋषींनी सांगून टेविले आहे. हा पर्यायशब्द आहे. मी सर्व जगत् उत्पन्न

यज्ञांत मला मिळणाऱ्या घृताच्या आहुरीनी कूलन प्राणिमात्रामध्ये चिच्छक्ति टेविली अस-
माझे सामर्थ्य पोसले जाऊन, माझ्या सामर्थ्यानें न्यामुळे मला 'विरचिस्वरूपी' हाणतात.

जगांतील जंतुमात्राचे प्राणसंरक्षण होते, हाणून मला एकांतिक वेदवेच्यांनी 'घृतार्चि' असे शालेला सनातन कपिल (हिरण्यवर्ण) असे नांव टेविले आहे.

पिच, शेष्या व वात या कर्मपासून उत्पन्न होणाऱ्या तीन धातु होत. यांच्या संयोगानें व तेजःपुंज हिरण्यगर्भ या नांवाने वेदांत ज्याची शरीर बनते. या आहेत तोंपर्यंत जंतुचे शरीर स्तुति केली आहे, तो माझ्याहून अन्य कोणी सुरुक्तीत चालते; परंतु या धातु कमी कमी नाही. एकविस सहस्र श्लोकांचा ऋग्वेद मीच; होऊन लागल्या हाणजे शरीर क्षीण होऊन सहस्र शाखांचा सामवेद मीच; दुर्लभ असे माझे प्राणी मृत्युच्या वाटेला लागतो. ही वस्तुस्थिति वेदवेच्ये विश्व मक्त आरण्यकोपनिषद्भारा माझेच लक्षांत वेऊन आयुर्वेदवेच्यांनी मला 'त्रिधातु' स्तोत्र गातात; छप्पन, आठ व सदतीस मिळून वस्तुले आहे. हे भारता, भगवान् धर्माला लोक एकरो एक शाखांच्या आधर्वर्यव यजुर्वेदात 'वृष' नांवाने संबोधितात म्हणून मलाही वर्णन केले आहे. पांच कल्प व सर्व कृत्ये निषंश्यामध्ये 'वृषोत्तम' संज्ञा दिली आहे. यांसह अर्थवेद मीच, असे अर्थवेदज्ञाते

कपि हाणजे वराहश्रेष्ठ व वृष हाणजे धर्म. म्हणून कश्यप प्रजापतीने वृषकपि या नांवाने भेद आहेत ते, शाखांतील भ्लोक, स्वर, वर्ण माझे स्तवन केले.

मुरासुरांना देसील माझ्या आदीचा, मध्याचा वा अंताचा धांग लागत नाही, हाणून उत्पन्न अनादि, अमध्य व अनंत या नांवाने मीच होय. वेदांच्या पुरवणीग्रंथांत जे क्रम, स्तवन करतात. ईश, विभु व लोकसाक्षी हीही अक्षर इत्यादि विभाग सांगितले आहेत, त्यांचा माझी आणखी नांव आहेत.

हे धनंजया, पवित्र कथाच मी नेहमी श्रवण करतो, पापाचा मला संपर्कही नाही, या कारणाने 'शुश्रित्रा' हें नांव मला पढले. मार्गानें जाऊन महारम्या पांचाल ऋषीला माझ्याच प्रसादाने सनातन परमात्म्यापासून क्रमशास्त्र (शब्द व पदे जोडण्याचे नियम) अवगत झाले. पुढे बाब्रव्याच्या कुलांतील गालवाने क्रमशास्त्रांत पारंगता संपादन केली.

एक शिंगाचा वराह होऊन पृथ्वी मी अवगत झाले. पुढे बाब्रव्याच्या कुलांतील गालवाने क्रमवेच्यांतील तो अग्रगण्य होय. श्रेष्ठ योग-

हें वराहस्प धारण केले असतां मला तीन वारिंदे (ककुद) हेतीं, या विशेषावस्तु माझे 'विकुद' असे नांव विस्थात झाले. कपिलानु-मदद्य आहे, तरेच सर्व पंथ वस्तुतः एक आहेत, याची सांख्यज्ञानी लोक ज्याला (परमात्म्याला) वा कस्यनांचा एयं विस्तार केलेला आहे.

संपादन केला; आणि त्या सामर्थ्यानें, शिक्षा रुद्राचा कंठ विवर्ण होऊन, त्या वेळेपासून व क्रम या दोने शास्त्रावर त्याने ग्रंथ लिहिले। ‘शितिकंठ’ हें नांव रुद्राला प्राप्त झाले.

जन्ममरणांपासून काय काय दुःखे आहेत रुद्राचा नाश करण्याकरितां नराने एक याचा विचार करून राजा कुंडरीक आणि गवताची काढी (दर्भ) हावातं घेतली व प्रतापशाली ब्रह्मदत्त यांनी शेवटी माझ्या प्रसादावाने, योग्यांना मिळणारे श्रेष्ठ पद संपादन तिजवर मंत्रप्रोक्षण केले. तेव्हां त्या दर्भांपासून एक मोठा परशु उत्पन्न झाला. नराने तो रुद्रावर जोराने फेकला असतां रुद्राचा नाश न होतां त्याचे तुकडे तुकडे झाले. नराने फेकलेल्या परशूची खांडे झाल्यामुळे खंडपरशु हें नांव मला प्राप्त झाले.

हे कुरुशार्दूला पार्था, कांही कारणाने मी पूर्वी धर्माच्या उदरी अवतीर्ण झाले ह्याणन मला धर्मज इयांतू लागले. नरनारायण या दोन रूपांनी मी (धर्माच्या धरी) जन्म घेतला व धर्माच्या साधनाने गंधमादन पर्वतावर अव्यय तपश्चार्या केली. त्याच वेळीं दक्षाच्या येथे यज्ञ चालला होता. त्यांत, हे भारता, रुद्राला दक्षाने हविर्भाग दिला नाही. तेव्हां दधीचि क्रष्णाच्या आज्ञेने रुद्राने दक्षयज्ञाचा विध्वंस केला. त्याने आपला एकसारखा पेणारा शूल कोपाने दक्षाकडे फेकला, त्यामुळे दक्षयज्ञातील एकन एक वस्तूची राखारांगोळी झाली. नंतर, पार्था, शूलाचे काम झाल्यावर बदरिकाश्रमात अति वेगाने तो शूल आमच्या अनुरोधाने आला व नारायणाच्या वक्षःस्थलावर जोराने येऊन आढळला. त्या शूलाच्या तेजाने नारायणाचे केश विकृत होऊन मुंज गवताच्या वर्णाचे झाले, ह्याणन मला ‘मुंज-केरवान्’ हें अभिधान मिळाले.

पुढे महात्म्या नारायणाने हुंकार करतां क्षणीच त्या शूलाचे सामर्थ्य नष्ट होऊन, तो परत शंकरांच्या हातातं जाऊन पडला. त्यामुळे रागावून सद्द हा नरनारायण क्रृषि तप करीत होते तेथे त्याचे अंगावर धावून आला. तेव्हां नारायणाने आपल्यावर चालून येत असलेल्या रुद्राच्या नरडीला हात घातला. तेव्हां विष्वपति जो नारायण त्याच्या करस्पर्शाने

तिजवर मंत्रप्रोक्षण केले. तेव्हां त्या दर्भांपासून एक मोठा परशु उत्पन्न झाला. नराने तो रुद्रावर जोराने फेकला असतां रुद्राचा नाश न होतां त्याचे तुकडे तुकडे झाले. नराने फेकलेल्या परशूची खांडे झाल्यामुळे खंडपरशु हें नांव मला प्राप्त झाले. अर्जुन विचारतो:—हे वृष्णिकुलजा जनार्दना, ब्रलोक्याचा नाश करूं पाहणाऱ्या त्या युद्धात शेवटी विजयशीर्णे कोणाल्य माळ घातली तें मला सांग.

श्रीभगवान् सांगतात:—रुद्र व नारायण यांचे युद्ध जुंपल्यावर सर्व जगत् एकाएकीं उद्धिम झाले. यज्ञामध्ये मंत्रयुक्त अर्पण केलेल्या शुभ हविर्भागांचा अग्नि स्वीकार करीनासा झाला; शुद्धचित्त क्रष्णीना वेद आठवतनासे झाले; रजोगुण व तमोगुण यांनी देवावर आपला पगडा बसविला; पृथ्वी हादूरूं लागली; आकाश फाटले; सर्व तेजोगोलकांचे तेज नष्ट झाले; ब्रह्मदेव देखील आपल्या आसनावरून खालीं आला; समुद्र कोरडे पडले; आणि हिमालय विदीर्ण झाला! हे पांडुनंदना, या पकारचीं अनिष्टसूचक चिन्हंहे दिसू लागलीं तेव्हां ज्या डिकाणीं हें युद्ध चालले होतें तेथे महात्मे क्रृषि व देववृद्ध यांसह ब्रह्मदेव लग्बगतीने आला आणि निरुक्ताने ज्याचे ज्ञान होतें त्या चतुर्मुख ब्रह्मदेवाने अंजली जोडून तो रुद्राला ह्याणला, ‘जगताला उत्पन्न झालेली भीति दूर होऊन जगताचे कल्याण होवो. हे विष्वनाथा, जगताचे हित व्हावें या बुद्धीने आयुर्धें खालीं ठेव. जो अक्षर आहे, अव्यय आहे, इश आहे व लोकांचा संरक्षक आहे, ज्याला

कूटस्थ असें हाणतात, जो कर्ता आहे व लीच त्या दोघां ऋर्हीचं व रुद्राचं ऐक्यही अकरीही आहे, आणि जो द्वद्वांपलीकडे आहे, शाळे. मग देवांना निरोप देऊत नरनारायण-त्या परमात्म्याची ही व्यक्त शालेली शुभ णांनी आपले अव्यग्र तपाच्वरण पुढे चालू मूर्ति होय. (तोच परमात्मा नरनारायणांच्या केले. हे पार्थी, या शठापटीत नारायणाचा मूर्तिस्फुप्ताने व्यक्त शाळा आहे.) नरनारायण शेवटी जय कसा शाळा हें मीं तुला कथन हे धर्माच्या कुलांत उत्पन्न शाळे असून, महा- केले. त्याच्वप्रमाणे, हे भारता, ऋर्हीनी नारातपेनिष्ठ, वताचारी व देवश्रेष्ठ आहेत. कांहीं यण परमात्म्याचे ज्या विविध व गुहा नामांनी (कल्पनातीत) करणाने आद्यसृष्टीचे वेळीं संकरित केले आहे, त्यांतील रहस्य मूळ मीं परमात्म्याच्या प्रसादापासून उत्पन्न शाळों व कथांसह व यौगिक अर्थासह मीं तुला उलग-सनातन असा तूं कोधापासून उत्पन्न शाळास. डून सांगितले. या प्रकारे अनेक रूपे धारण शाणून देव, ऋषिश्रेष्ठ व मीं यांसह तूं त्वरित करून, हे कैतिया, मीं भूलोक, ब्रह्मलोक, सना- (परमात्म्याची द्विधा मूर्ति नर व नारायण) यांचे तन गोलोक इत्यादिकांमध्ये संचार करतो. पूजन करून यांस प्रसन्न करून घे, हाणजे मीं तुझे रक्षणाची काळजी वाहिल्यामुळे भार-त्रेलोक्य शांत होईल. यांत विलंब करू नको.' तीय युद्धांत विजयश्रीने तुला माळ घातली.

अहोदेवाचे भाषण श्रवण करून रुद्राने युद्धामध्ये तुझ्या पुढे जो चालत होता तोच क्रोध आवरला; व आद्यदेव वरेण्य वरद प्रभु रुद्र. हे कैतिया, त्याच देवाधिदेवाला कपर्विन् जो नारायण देव त्याला शरण जाऊन, त्याने व काल अर्ही नांवे असून, त्याची उत्पत्ति त्याला प्रसन्न करून घेतले. तेव्हां लागलीच माझ्या कोधापासून शालेली आहे. ज्या रिंगना तो वरद, जितक्रोध व जितेदिव्य प्रभु प्रसन्न तूं यमसदानास पाठविलेंस ते तुझ्या आर्हीच होऊन रुद्रार्ही तादात्म्य पावला. मग ऋषि व रुद्राने ठार केलेले होते. त्या अन्यंत वीर्यशाली ब्रह्मादि देव यांनी नारायणांचे पूजन केल्यावर उमापति देवाधिदेवाला नमस्कार कर; आणि तो जगन्नाथ हरि ईशानाला उद्दूशन शाणाला ज्याला क्षय नाही त्या जगदीश नारायणा- ' ज्याने तुला ओळखलें, त्याला माझेही ज्ञान लाही प्रणाम कर. हे धनंजया, जो माझ्या शाल्यासारखे आहे. जो तुझ्यामागून यालला कोधापासून उत्पन्न शाळा असें मीं वारंवार तो माझ्यामागून आल्याप्रमाणेच आहे. तुझ्या- सांगितले आहे, त्याचा प्रभाव तूं आतां एक- माझ्यामध्ये कांहांपक भेद नाही. भेदमाव लास अशा प्रकारचा आहे !

विलकूल मनांत आणू नको. तुझ्या शूलाच्या

प्रहाराचे चिन्ह माझ वक्षःस्थलावर उमटल्या-

मुळे मला ' श्रीवत्स ' या नांवाने आजपासून

लोक हांक मारतील; आणि माझ्या हस्ताचे

चिन्ह तुझ्या कंठावर उमटल्याकारणाने तुला

श्रीकंठ ' असें नांव प्राप्त होईल.

श्रीभगवान् सांगतात:—याप्रमाणे, पार्थी,

त्यांनी परस्परांच्या शरीरांवर प्रहार केल्यामुळे

आहो. हे सौते, आहोला वाटतें कीं, नारायणाची

त्यांच्या देहांवर हीं चिन्हे उमटलीं; परंतु लाग. कथा

श्रीभगवान् जी कलप्राप्ति होते ती

अध्याय तीनशे त्रेचाळिसावा.

—::—

नारदकृत भेतद्वीपवृत्तातवर्णन.

शौनक द्वाणतात:—हे सौते, तूं आहोला

फार चांगली कथा सांगितलीस, ती भ्रवण

करून आही सर्वे ऋषि अस्यंत विस्मित शाळों

आहो. हे सौते, आहोला वाटतें कीं, नारायणाची

त्यांच्या देहांवर हीं चिन्हे उमटलीं; परंतु लाग. कथा

श्रीभगवान् जी कलप्राप्ति होते ती

सर्व पवित्र आश्रमांचीं दर्शने घेतल्यांने किंवा हें भगवान् नारायणाचे अमृतोपम व अत्युत्तम अखिल पवित्र तीर्थांत स्नाने केल्यांनेही प्राप्त कथानक निवडन काढून आपण आम्हांला होणे शक्य नाहीं. सर्व प्रकारच्या पापांतून निवेदन केलं. ब्रह्मन्, भगवान् नारायणे सोडविणारी अशी ही नारायणाची पुण्यपावन परमात्मा हा सर्वभूतात्मभावन व सर्वकथा अथपासून श्रवण केल्यामुळे आही शक्तिमान् आहे. द्विजवर्य, नारायणाचे तेजापुनीत शाळे आहें. अखिल लोक ज्याचे कडे नुसती हाटि करणेही शक्य नाहीं. ब्रह्मपूजन करतात, त्या भगवंताचे दर्शन ब्रह्मादिक दिक देव, ऋषि, गंधर्व, किंवृहुना सर्व चरावेवांना व ऋषिश्वासांनाही दुर्लभ आहे. असेच चर मृते ही प्रलयसमर्थी नारायणाचे ठिकाणी असतां, हे सुतपुत्रा, नारदांना देवाधिदेव लीन होऊन रहातात. इहपरलोकीं नारायणानारायणाचे—हरीचे दर्शन घडले ही त्या परमात्म्याची कृपाच समजली पाहिजे. पण जगदीश-शाचे अनिरुद्धरूप प्रत्यक्ष पहावयास मिळाले श्रवणांने जितके पुण्य घडेल, तितके बदर्यादि तरी देखील लगालीच देवसत्तम नरनारायणाचे दर्शन घेण्याची पुनः नारदांना कां घाई तीर्थयात्रा केल्या तरीही घडणार नाही. सर्व पांपे भुजन शक्णारी ही जगदीश नारायणाशाळी तें मला सांग.

सौति सांगतो:—हे शौनका, परीक्षित ची कथा मुळापासून ऐकल्यामुळे आही पावन राजाचा पुत्र जो राजा जनमेजय, त्याचा शाळीं आहों.

सर्पयज्ञ चालला असतां, विधियुक्त कर्माच्या फुरसत मिळाली तेव्हां त्या राजेंद्राने तीव्य युद्धांत अपूर्व जय संपादन केला यांत आपल्या पितामहाचे पितामह जे वेदनिधि प्रभु मुळींच आश्र्वय नाहीं. कारण, त्याला जर कृष्णदैपायण व्यास ऋषि त्यांना प्रभ केला. त्रिलोक्यनाथ वासुदेवाचे पूर्ण साहाय्य होते,

जनमेजय विचारतो:—भगवंताच्या भाष- तर तिन्ही लोकीं त्याला कांहींच अपाप्य णाचे चिंतन करीत देवविं नारद श्वेतद्वीपानव्हते असेच मला वाटते. भगवन्, तपाचरण-हून निघाल्यानंतर पुढे काय शाळे ? बदरिनेच ज्याचे दर्शन सुलभ आहे, त्या श्रीवत्ससंक-काशीं येऊन नरनारायणांचे दर्शन घेतल्या- विभूषण व सर्वलोकपूजित भगवंताचे प्रत्यक्ष वर किती कालपर्यंत नारदांनी त्याचे सन्निध दर्शन माझ्या पूर्वजांना शाळे,—हतकेच नव्हे, वास्तव्य केले ? त्याचप्रमाणे, त्यांनी आणखी तर तो जनार्दन त्यांच्या सुखासाठीं व कल्याणाकौणते प्रभ नरनारायणांना विचारले ! साठीं स्वतः शित होता, तेव्हां ते माझे हे तपोनिधे, ज्याप्रमाणे दधि घुसळून लोणी सर्व पूर्वज खरोखर धन्य होत ! आणि मी काढावे, किंवा मलयपर्वतावरील चंदन उचलून असेच समजतों कीं, परमेष्ठीचा पुत्र नारद तर ध्यावे, अथवा बेवाचे संशोधन करून आरण्य- माझे पूर्वजांपेक्षांही अधिक धन्य होय ! ज्यांनी कैपनिषदाची निवड करावी, किंवा संव श्वेतद्वीपापर्यंत जाऊन नारायणांचे प्रत्यक्ष अोषधि खुंडाळून अमृत निराळे करावे, त्या दर्शन घेतलें, ते अव्यय नारद मुनि खरोखर प्रमाणे सर्व कथांतून बुद्धिरूपी मंथनवंडाने सामान्य नव्हेत. असो; त्या नारायणाच्या प्रसामंथन करून ज्ञानाचा ठेवाच कीं काय असेच दानेच भगवंताच्या व्यक्त शालेल्या अनिरुद्ध-

स्वस्थाचे दर्शन घेतल्यावर, नारद सुनः नर-चरण करीत बसले होते ते त्यांच्या हृषीस नरारथणांचे दर्शन घेण्यासाठी लगवडीने बद-पढले. राजा, सर्व जगताला प्रकाश देणाऱ्या रिकाश्रमी आले म्हणून तुहीं सांगितले. हे सूर्यपिक्षांही अधिक तेजःपुंज असें ते पूर्य अशिष्मुने, असें करण्याचे नारदांना कां प्रजोजन द्वय श्रीबत्सलक्षणान्वित असून त्यांच्या मस्तकावाढले तें मला सांगा. तसेच, बदरिकाश्रमी वर जटासंभार दृगोचर होत होता. त्यांच्या नरनाराथणांच्या समागमांत त्यांनी किंती हस्तांवर हंसपदांची व पायांवर चक्रांची आळूति काळ काढला व त्या अवर्धीत त्यांनी त्या होती. त्यांचे वक्षःस्थल विशाल असून, ते ऋषिद्वयाला कोणते प्रभ केले, तेही मला सांगा. आजानुबाहु होते. त्यांचे बाहुचे चारी मुँडे शिवाय, घेतद्वीपाहून परमेष्ठिनंदन नारद परत अव्यक्त दृष्टोत्पत्तीस येत होते. त्यांना साठ फिरल्यावर महात्मे नरनारायण ऋषि त्यांना दांत व आठ दाढा असून, त्यांचा आवाज काय झाणाले ?

वैशांपायन सांगतात:— ज्यांच्या प्रसादानें होतीं. त्यांचे ललाट व भुवया ही रेखल्यासारखी मी आतां नारायणांची कथा सांगणार आहें, असून, हनुमटी व नासिका ही देवसिल फारच त्या अतुलतेजस्वी भगवान् व्यासांना नम-सुंदर होतीं. त्या देवांची मस्तके आकाशानें स्कार असो. हे राजा, शेत नामक महा-छत्रीसारखी होतीं. ते पुरुषभेष या प्रकारच्या द्वीपार्पण्यत मजल मासून अव्यय नारायणांचे सौर्वर्यलक्षणांनी संपन्न असल्यामुळे, त्यांना दर्शन घेतल्यावर नारद परत फिरले; आणि पाहून नारदांना अत्यानंद झाला; असो.

परमात्म्यानें सांगितलेल्या गोटी मनांत वागवृन नारद येतांच नरनारायणांनी त्यांचे त्वेने मेरुपर्वतावर प्राप झाले. तेथे सागतपूर्वक पूजन करून कुशलप्रभ केले. मग आल्यावर, राजा, आपण मोठी मजल मासून नारद त्या पुरुषभ्रेषांकडे अबलोकन करून सुरक्षित येथपर्यंत परत आलों हा विचार मनामध्ये विचार करू लागले, तों घेतद्वीपाचे मनांत येऊन त्यांना परम आर्थर्य बाढले. पुढे ठिकाणी सर्व प्रणी ज्यांचे पूजन करतात असा मेरुपर्वत ओलांडून त्यांनी गंधमादन पर्वत झ्या मूर्ति आपण पाहिल्या, त्यांचे सारस्थाच गंठला; आणि तेथून अंतरिक्षमार्गानें ते हुनेहून या ऋषिशेषांच्या मूर्ति आहेत, असे विशाल बदरिकाश्रमी यऊन पोचले. तेथे त्यांना विसून आले. हे मनांत येतांच त्यांना यतांच, पुराण मुनिश्रेष्ठ देवावतार नरनारायण ऋषी व्रतस्थ होऊन अनन्यमनानें उघ तपा-

१ प्रभ व्यासांना असून 'वैशांपायन' डचर देतात हे कडे ? कदाचित् गुणविनें शिष्यच उचर कृपीत असेहा व झाणूनच त्यांने अनुज्ञेस्तव व्यासांना वंदन केले असावे. परंतु सौतीने जरी—

कृष्णद्वैपायनं व्यासमूर्यं वेदनिषिं प्रभुं ।

परिप्रक्ष्य राजेऽः पितामहपितामहं ॥

असें स्पृह महट्टें आहे, वरी प्रश्नाचा एकंदर झोळ वैशांपायनांकडे च आहेंचे दिसते.

चरण करीत बसले होते ते त्यांच्या हृषीस दूर्य श्रीबत्सलक्षणान्वित असून त्यांच्या मस्तकावाढले तें मला सांगा. तसेच, बदरिकाश्रमी वर जटासंभार दृगोचर होत होता. त्यांचे वक्षःस्थल विशाल असून, ते आजानुबाहु होते. त्यांचे बाहुचे चारी मुँडे शिवाय, घेतद्वीपाहून परमेष्ठिनंदन नारद परत अव्यक्त दृष्टोत्पत्तीस येत होते. त्यांना साठ फिरल्यावर महात्मे नरनारायण ऋषि त्यांना दांत व आठ दाढा असून, त्यांचा आवाज मेघर्जनेसारखा होता. त्यांची मुखे फार सुंदर

होतीं. त्यांचे ललाट व भुवया ही रेखल्यासारखी मी आतां नारायणांची कथा सांगणार आहें, असून, हनुमटी व नासिका ही देवसिल फारच त्या अतुलतेजस्वी भगवान् व्यासांना नम-सुंदर होतीं. त्या देवांची मस्तके आकाशानें स्कार असो. हे राजा, शेत नामक महा-छत्रीसारखी होतीं. ते पुरुषभेष या प्रकारच्या द्वीपार्पण्यत मजल मासून अव्यय नारायणांचे सौर्वर्यलक्षणांनी संपन्न असल्यामुळे, त्यांना दर्शन घेतल्यावर नारद परत फिरले; आणि पाहून नारदांना अत्यानंद झाला; असो.

नारद येतांच नरनारायणांनी त्यांचे त्वेने मेरुपर्वतावर प्राप झाले. तेथे सागतपूर्वक पूजन करून कुशलप्रभ केले. मग आल्यावर, राजा, आपण मोठी मजल मासून नारद त्या पुरुषभ्रेषांकडे अबलोकन करून सुरक्षित येथपर्यंत परत आलों हा विचार मनामध्ये विचार करू लागले, तों घेतद्वीपाचे मनांत येऊन त्यांना परम आर्थर्य बाढले. पुढे ठिकाणी सर्व प्रणी ज्यांचे पूजन करतात असा मेरुपर्वत ओलांडून त्यांनी गंधमादन पर्वत झ्या मूर्ति आपण पाहिल्या, त्यांचे सारस्थाच गंठला; आणि तेथून अंतरिक्षमार्गानें ते हुनेहून या ऋषिशेषांच्या मूर्ति आहेत, असे विशाल बदरिकाश्रमी यऊन पोचले. तेथे त्यांना विसून आले. हे मनांत येतांच त्यांना यदक्षिणा करून नारद शुभ कुशासनावर बसले. तेहांत प, तेज व यश यांचे माहेश्वर असलेल्या त्या श्रमद्वग्नेणान्वित अर्धीनी यथाविधि आळिक कर्म आटोपून अर्ध्यपाण्यादिकाणी शांतपणे नारवांचे पूजन केले. त्या वेळीं, ज्याप्रमाणे घृताच्या आळूति समर्पण केल्यावर यशांतील आपि प्रदीप होऊन त्या योग्यानें यशमङ्घप सुशोभित विसतो, त्याप्रमाणे, आतिथ्य व आळिक आटोपून बासनाधिष्ठित झालेल्या नरनारायणांच्या तेजानें ते स्थान शोभाय-

मान् शाले होते. नंतर, आतिथ्याने संतुष्ट होऊन सुखाने आसनोपविष्ट शालेश्या नारदांनी विअंति घेतली असे पाहून, नारायण ऋषि नारदाला उद्देशून असे म्हणाले.

नरनारायण विचारतातः—आमची ज्या-पासून उत्पत्ति शाळी त्या सनातन भगवान् परमात्म्याचे दर्शन घेतद्वीपांत तुला झाले ना?

नारद इत्यानातः—श्रीमान् व विश्वरूपधारी अव्यय पुरुष मी तेथे पाहिला. देव, ऋषि, किंवृत्तु यज्ञावत् जगत् त्याचे ठिकाणी सांत-वलेले माझे दृष्टेत्पत्तीस आले. आतां मी सना-तनस्वरूपी तुझांकडे पहात आहे. तरीही मला त्याचेच दर्शन घडत आहे. कारण, त्या अव्यक्तरूपधारी नारायणाची जी लक्षणे मी पाहिलीं तीच व्यक्तस्वरूपी तुमच्या ठिकाणी मला दिसत आहेत. मीं तुझां उभय-तांना घेतद्वीपनिवासी परमात्म्याच्या बाजूला उभे असलेले पाहिले. परमात्म्याने जा स्पृणून सांगितल्यावरून मी आतां येथे आलीं आहे. तुझी धर्माचे पूज आहां. तेज, श्रेष्ठ, दैत्य, दानव, राक्षस, नाग, सुपर्ण, यश, श्री, इत्यादि गोष्टींत परमात्म्याची ब्रोब्रीं गंधर्व, सिद्ध, राजर्षि इत्यादि जे जे छाणून तुमचेबांबून उभ्या बैलोक्यांत दुसरा कोण करू यज्ञांमध्ये हज्यकव्य यथाविधि अर्पण करतात राक्षणार आहे? (कोणीही नाहीं!) त्याने त्यांचे त्यांचे हव्यकव्य सर्व नारायणाच्या मला क्षेत्रज्ञासंबंधी सर्व धर्म समजावन सांगि-तरणीं पौचते. अनन्यमक्तीने जी कर्म आन-तले. त्याचप्रमाणे, भविष्यकालीं त्याचे कोणते रुलीं जातात, त्या सर्वांचा स्वतः नारायण अवतार या पृथ्वीतलावर ज्ञावयाचे आहेत, आदरपूर्वक स्वीकार करतो. आत्मज्ञानी महा-तेही त्याने मला कथन केले. त्या ठिकाणी मीं तुम्हांपेक्षां बैलोक्यांत दुसरे कोणीही त्याला घेतवणीचे इंद्रियविराहित आमज्ञानी पुरुष अधिक प्रिय नाहीं;—त्याचा अनन्यमक्त मात्र गाहिले. ते सर्व पुरुषोत्तमाचे भक्त असून त्याची त्याला सर्वांत प्रिय वाटतो. त्या परमात्म्याने नित्य पूजा करण्यांत निमम असतात. तो पर-निरोप दिल्यावरून मी येथे आलों आहे. स्वतः गात्माही त्यांचेबोर रमण द्वैतो. त्या भगवान् नारायणाने मला हैं सर्व निवेदन केले. गणवान् परमात्म्याला भक्त व द्विज फार आव-आतां तुमच्याब्रोबर परमात्म्याचे ठिकाणी ल्य द्वातात. तो भक्तप्रिय परमात्मा आपल्या भक्तांची लावून वास्तव्य करण्याचा माझा मानस आहे.

जा घेण्यांत मग असतो. तो देव माधव विश्व-ओका असल सर्वत्यापी व भक्तवत्सल आहे. तोच

अस्यंत समर्थ व तेजस्वी नारायण कर्ता, कारण व कार्य होय. त्याची कीर्ति अपरिमेय असून तो भूतमात्राच्या उत्पत्तीचा हतु आहे. धर्मज्ञा व धर्मविधि हीं त्याचीच ख्वस्तर्पे होत, तो तप-स्तेजाने युक्त होऊन घेतद्वीपाहून श्रेष्ठ असे तेजसंज्ञक स्थान उत्पन्न करितो; आणि ते स्थान आपल्या स्वतःच्याच प्रकाशाने प्रकाशित करितो. तो शुद्धात्मा असून, त्याने बैलोक्याला शाति दिली आहे; आणि या शुभ बुद्धीनेच त्याने नैषिक व्रताचरण चालविले आहे. ज्या ठिकाणी तो देवश्रेष्ठ तपाचरण करतो तेथे सूर्य तळपत नाहीं, चंद्र आपली शोभा प्रकट करीत नाहीं, त्याचेच दिवस घडत आहे. कारण, त्या निवृत्तु वारा देखल वहात नाहीं. आठ अंगुळे उंचीची वेदी भूमीवर तयार करून त्या विश्वकर्म्या देवाने खडतर तपश्रीं चालविली आहे. तो एका पायावर उभा असून, त्याने आपले हात वर केले आहेत; आणि तोंड उत्तरेकडे केले आहे. ब्रह्मदेव, ऋषि, स्वतः पशुपति, इतर देव-आत्मज्ञानीं सांग वेदांचा उच्चार चालला आहे. ब्रह्मदेव, ऋषि, स्वतः पशुपति, इतर देव-त्यांचे त्यांचे हव्यकव्य यथाविधि अर्पण करतात राक्षणार आहे. त्यांचे कोणते रुलीं जातात, त्या सर्वांचा स्वतः नारायण अवतार या पृथ्वीतलावर ज्ञावयाचे आहेत, आदरपूर्वक स्वीकार करतो. आत्मज्ञानी महातेही त्याने मला कथन केले. त्या ठिकाणी मीं तुम्हांपेक्षां बैलोक्यांत दुसरे कोणीही त्याला घेतवणीचे इंद्रियविराहित आमज्ञानी पुरुष अधिक प्रिय नाहीं;—त्याचा अनन्यमक्त मात्र गाहिले. ते सर्व पुरुषोत्तमाचे भक्त असून त्याची त्याला सर्वांत प्रिय वाटतो. त्या परमात्म्याने नित्य पूजा करण्यांत निमम असतात. तो पर-निरोप दिल्यावरून मी येथे आलों आहे. स्वतः गात्माही त्यांचेबोर रमण द्वैतो. त्या भगवान् नारायणाने मला हैं सर्व निवेदन केले. गणवान् परमात्म्याला भक्त व द्विज फार आव-आतां तुमच्याब्रोबर परमात्म्याचे ठिकाणी ल्य द्वातात. तो भक्तप्रिय परमात्मा आपल्या भक्तांची लावून वास्तव्य करण्याचा माझा मानस आहे.

अध्याय तीनशें चवेचालिसावा.

—००—

नरनारायणांचे नारदाशीं भाषण.

नरनारायण ब्हृणतातः—नारदा, स्वरोखर तू धन्य आहेस ! कारण, परमात्म्यानें तुजवर प्रत्यक्ष दर्शनाचा अनुग्रह केला ! ब्रह्मदेवाला देखील त्याचें प्रत्यक्ष दर्शन घडले नाहीं; मग इतरांची काय कथा ? ज्याची उत्तरि कशी झाली याचा थांग लागत नाहीं, त्या भगवान् पुरुषोत्तमाचे दर्शन अति दुर्लभ आहे. वा नारदा, आम्ही सांगतो हे अक्षरशः खरे आहे. हे द्विजवर्या, परमात्म्याला भक्तपेक्षा अधिक प्रिय त्रैलोक्यांतर्ही कोणी वाऽत नसल्या-मुळे त्यानें तुला आपले रूप दाखविले. द्विजोत्तमा, परमात्मा ज्या टिकाणीं तपाचरण करीत वसला आहे तेथें आहांवांचून दृसंया कोणालाही जातां यावयाचे नाहीं. जे स्थान त्यानें आपल्या वास्तव्यानें विराजमान केले आहे, त्या स्थानाचे तेज सहस्र सूर्याच्या एकवटलेल्या तेजाइनके आहे. हे क्षमाशीलश्रेष्ठ विष्णा, पृथ्वीचे टिकाणीं आढळून येणारा क्षमेचा गुण हा त्या विश्वकर्त्या परमात्म्यापासूनच उत्पन्न मिळून जातात. सर्वब्यापी वासुदेव तोच क्षेत्रज्ञ शाला. उदकामध्ये दग्धोचर होणारा व त्याला असें निःसंशय जाण. जे सर्व प्रकारचे संयमन द्रवत्व आणणारा रस हा त्या सर्व भूतांच्या करून इंद्रियांचाही निघ्रह करतात, आणि हिताचे संवर्धन करणाऱ्या नरनारायण-मनाचा समाधि लावून अनन्याबाबाने त्या पासूनच उद्भूत शाला. सूर्याचा आश्रय परमात्म्याची भक्ति करितात तेच वासुदेव-करून. जे जगताला प्रकाश दंतं, स्वरूप होतात. हे द्विजोत्तमा, धर्माच्या धर्मे तेजाही परमात्म्यापासूनच निघाले. ज्या गुणानें अवतीर्ण होऊन आम्ही या विशाल व रम्य युक्त शाल्यामुळे वायु अंतरिक्षांत वहातो, त्या बद्रीतपोवनांत म्बडतर तपश्चर्षी करून राहिले स्पर्शगुणाची उत्पाति पुरुषोत्तमापासूनच शालेली आहां. हे द्विजा, त्रैलोक्यामध्ये देवाना आहे. ज्या गुणाशीं संयुक्त होऊन आकाश प्रिय असे त्या परमात्म्याचे जे जे अवतां अफाट शाले आहे, त्या शब्दाचा उगमही त्या होतील, त्याचे अभीष्टाचिंतन करण्याकरित सर्वलोकेश्वर प्रभूपासूनच आहे. मनाचा आमचा तपोयोग आहे. हे द्विजोत्तमा, आहांल चंद्राशीं संयोग शाला लाणजे प्रकाश देण्याचा उक्त असलेल्या अपूर्व विधीने सर्व कृच्छे :

धर्म चंद्राचे टिकाणीं उत्पन्न होतो; परंतु भूत-प्राणाचे टिकाणीं असणाऱ्या या मनाचा उगम परमात्म्यापासूनच आहे. ज्यां टिकाणीं तो हव्य-कव्यभोक्ता व ज्ञानैकप्राप्य भगवान् वास्तव्य करितो, त्या स्थानाला सङ्घोत्पत्तावक असे नंब वेदामध्ये विलेले आहे. हे द्विजसत्तमा, पुण्य व पाप यांचा ज्यांना संपर्कही नाहीं त्या निर्मल पुरुषांचा मार्ग सुखकर आहे. अस्त्रिल जगतांतील अंधकार नाहीसा करणारा सूर्य मोक्षाचे द्वार होय. या द्वाराने प्रवेश केला लाणजे देह दग्ध होऊन अटश्य होतो. मग कोणालाही तो देह केंकांच दृष्टी पडणे शक्य नाहीं. ते मोक्षगमी पुरुष परमाणु-रूपाने सूर्याच्या स्वरूपांत मिळून जातात; तेथून निघून ते अनिरुद्धरूपांत प्रवेश करतात; पूर्णे सर्व गुण टाकून मनाच्या रूपाने ते प्रयुक्तामध्ये लय पावतात; नंतर तेथून सुटून ते भगवद्ग्रक व सांख्यवेत्ते विप्रभेष जीव द्वाणजे संकर्षण त्याच्यामध्ये प्रवेश करतात; मग त्या द्विजश्रेष्ठांची सत्त्व, रज व तम तातीन गुणांपासून मुक्ता होऊन, निर्गुण व पृथ्वीचे टिकाणीं आढळून येणारा क्षमेचा गुण क्षेत्रज्ञ जो परमात्मा त्याचे स्वरूपांत ते त्वरित होता तीन गुणांपासून त्वारित ते त्वरित तेजांची संरक्षण व वासुदेव तोच क्षेत्रज्ञ शाला. उदकामध्ये दग्धोचर होणारा व त्याला असें निःसंशय जाण. जे सर्व प्रकारचे संयमन द्रवत्व आणणारा रस हा त्या सर्व भूतांच्या करून इंद्रियांचाही निघ्रह करतात, आणि हिताचे संवर्धन करणाऱ्या नरनारायण-मनाचा समाधि लावून अनन्याबाबाने त्या पासूनच उद्भूत शाला. सूर्याचा आश्रय परमात्म्याची भक्ति करितात तेच वासुदेव-करून. जे जगताला प्रकाश दंतं, स्वरूप होतात. हे द्विजोत्तमा, धर्माच्या धर्मे तेजाही परमात्म्यापासूनच निघाले. ज्या गुणानें अवतीर्ण होऊन आम्ही या विशाल व रम्य युक्त शाल्यामुळे वायु अंतरिक्षांत वहातो, त्या बद्रीतपोवनांत म्बडतर तपश्चर्षी करून राहिले स्पर्शगुणाची उत्पाति पुरुषोत्तमापासूनच शालेली आहां. हे द्विजा, त्रैलोक्यामध्ये देवाना आहे. ज्या गुणाशीं संयुक्त होऊन आकाश प्रिय असे त्या परमात्म्याचे जे जे अवतां अफाट शाले आहे, त्या शब्दाचा उगमही त्या होतील, त्याचे अभीष्टाचिंतन करण्याकरित सर्वलोकेश्वर प्रभूपासूनच आहे. मनाचा आमचा तपोयोग आहे. हे द्विजोत्तमा, आहांल चंद्राशीं संयोग शाला लाणजे प्रकाश देण्याचा उक्त असलेल्या अपूर्व विधीने सर्व कृच्छे :

रंते आही उत्तम रीतीने करीत आहें. हे सांगितल्यावरून, मी अव्यय वैकुंठनायकाच्या पोधना, तूं श्वेतदीपांत असतां आही तुला प्रीत्यर्थ नेहमी हीं पूजनादि कृत्ये करीत असतों. गाहिले. नारायणाचं दर्शन घडल्यावर तूं एक हीं कर्म केलीं हाणजे मोठा यज्ञ केल्याप्रमाणे संकल्प केला आहेस. हा सचराचर ब्रैलोक्यांत असून, सनातन परमात्म्याची पूजा यांतच श्राव्यांला आविज्ञात असे कांहीं नाहीं. जे जे आहे असे तूं मला पूर्वी सांगितले आहेस. युभ किंवा अशुभ आतां घडत आहे, किंवा भगवन्, परमात्म्यापासून जगत्प्रितामह ब्रह्मदेव युं घडेल, अथवा मार्गे घटन गेले असेल, ते प्रथम उत्पन्न झाला. परमेष्ठी ब्रह्मदेवाने संतुष्ट रे सर्व, हे मुनिवर्या, देवाधिदेवाने आम्हांला होऊन माझ्या पित्याला (दक्षाला) निर्माण सांगितले आहे.

केले. मी ब्रह्मदेवाचा प्रथम मानसंपुत्र होय.

वैशंपायन सांगतात:—उग्र तपश्चर्या कर- हे साधो, नारायणाने घालून दिलेल्या विर्धींस ग्रांत मम शालेल्या त्या उमयतांचे हें भाषण अनुसरून मी हीं कर्म करीत आहे. भगवान् ऐकून नारदांनी हात जोडले; आणि परमा- नारायण हा जगताचा पिता, माता व पिता-त्म्याचे ठिकाणी लय लावून नारायणाच्या मह आहे. पितृयज्ञांतही त्या जगदीशाचेच तुरीचे अनेक मंत्रांचा जप करण्यास त्यांनी नेहमीं पूजन करतात. प्रथम देवांनीं आपल्या पुत्रां-मुखावात केली. याप्रमाणे नरनारायणांच्या कटून श्रेष्ठ देवीं जी श्रुति तिचे अध्ययन करविले. आश्रमांत परमात्म्याचे व नरनारायणांचे पूज- पुढे त पितर असुरांशीं युद्धांत गुंतल्याने त्यांची नांत कालक्षेप करीत ते महातेजस्वी भगवान् वेदश्रुति नष्ट झाली असतां, (वेदांचे ज्ञान पितर नारद ऋषि विद्य सहस्र वर्षपर्यंत राहिले.) पुनः पितरांना ती पुत्रांपासून शिकावी लागली. या कारणाने त्या मंत्रदात्या पुत्रांना पितृस्थान प्राप्त झाले. त्या वेळीं सुरांनीं काय काय केले ते आत्मशुद्धि पावलेल्या तुहांला विदितच आहे. ही हकीकत

अध्याय तीनशे पंचेचाळिसावा.

—:-:-

पिंडभृत्तिकथन.

वैशंपायन सांगतात:—याप्रमाणे कालक्षेप घडल्यानंतर पितरापुत्रांनीं प्रथम भूमीवर दर्भ करीत असतां, एके वेळी, परमेष्ठिपुत्र नारद पसरून त्यांवर तीन पिंड ठेवले आणि अशा यांनीं यथाविधि देवाच्या प्रीत्यर्थ करावयाचीं प्रकारे परस्परांचे पूजन केले. पण पितरांना पिंड कर्म केल्यानंतर, पितरांप्रीत्यर्थ करावयाचीं कर्म संज्ञा कर्शी प्राप्तझाली त्यांचे कारण मला सांगा. करण्यास आरंभ केला. तेहां ज्येष्ठ धर्मपुत्र नरनारायण सांगतात:—नारदा, ही समुद्र-प्रभु नारायण नारदाला हाणाले, ‘हे द्विजश्रेष्ठा, वलयांकित पृथ्वी उदकांत बुडून. नार्हंशी दव व पितर यांप्रीत्यर्थ करावयाचीं कर्म करून झाली असतां गोविंदाने वराहसूप धारण करून तूं कोणार्हे पूजन करीत आहेस? हे विद्वद्वर्या, त्वरित वर काढली. त्या वेळीं जल व कर्दम वदशास्त्रांस अनुसरून याचे मला उत्तर यांनीं पुस्षोत्तमांचे शरीर भरून गेले. तरा दे. तूं काय करीत आहेस? आणि तूं आरंभि-स्थितीत, लोककल्याणार्थ उद्युक्त झालेल्या लेल्या कर्मांचे फल काय?

नारायणाने पृथ्वी जागच्या जागी परत आणून

नारद सांगतात:—देवांप्रीत्यर्थ यथाविधि १ मागून नारदाला पुनः वृद्धिशापाने दक्षाच्या कर्म करीत जा असे तेच मला पूर्वी एकदा पोटी याचे लागले अशी हरिवंशांत कथा आहे.

ठेवल्यावर, मध्याह्नकाल प्राप्त शाला असतां पूजन केल्यावर तो परमात्मा तेथेच जमीनीवर दर्भं पसरले; आणि नंतर, हे नारदा, अंतर्धीन पावला.

आपली दृष्टा जरा हालवून तिळा चिकटलेले हे द्विजा, ही पिंडार्पणाची मूळ पीठिका तीन पिंड (मृत्युंड) त्यांवर ठेवून दिले. ते होय. पितरांना पिंड संज्ञा या कारणाने प्राप्त त्या परमात्म्याने यथाविधि स्वतःलाच अर्पण शाळी. वृषाकपीच्या आज्ञेप्रमाणे पितरांचे नित्य केले. त्या सर्वशक्तिमान् देवेशानें पूर्वाभिमुख पिंडप्रदानपूर्वक पूजन होत असते. नारदा, होऊन ते देशेला संलग्न शालेले गोळे पिंड जे कायावाचाचमनेकरून देवांचे, पितरांचे, आहेत असे कल्पिले आणि मग आपल्या गा-गुरुंचे, अतिथींचे, गाईंचे, द्विजश्रेष्ठांचे आणि त्रींच्या ऊर्ध्वापासून उत्पन्न शालेल्या स्नेहयुक्त मातेप्रमाणे पृथ्वींचे पूजन करतात, त्यांनी तिलांनी प्रोक्षण करून ते पितरांना अर्पण तद्वारा श्रीविष्णुंचे पूजन केल्यासारखे आहे. केले. त्या वेळी, इतरांनी पिंड कसे घावे कारण, भगवान् परमात्मा भूतमात्राचे ठिकाणी याची मर्यादा घालून देण्याकरतां परमात्म्याने वास्तव्य करीत असून भूतमात्राविषयीं त्याची असे भाषण केले.

वृषाकपि (वराहरूपी प्रभु) म्हणाला:- आहेत. त्या श्रेष्ठ व महात्म्या नारायणाला सर्व मर्मच त्रैलोक्य उत्पन्न केले आहे. आतां पितर भूतांचा आत्मा अशी संज्ञा आहे.

निर्माण करण्यास मी उद्युक्त शाळो आहे. पितृ-कार्य करण्याचे श्रेष्ठ विधि कोणते ठरवावे हा विचार माझे मनांत चालला असतां, दृष्टेला चलन दिल्यामुळे हे माझे पिंड पृथ्वीवर दक्षिण

दिशेकडे पडले आहेत, असे दिसते. तर हे पिंडच पितर होत (असे मी ठरवितो.) ज्यांना विशेष आकृति नाहीं असे हे तीन वर्तुलाकार पिंड हेच मीं उत्पन्न केलेले सनातन पितर केवळ देवाचे ठिकाणी एकाग्र शाळे. मग त्या लक्षण या जगतांत प्रस्थ्यात होवोत. पिता, पितामह व प्रपितामह मींच असून तीन पिंडांमध्ये वास्तव्य करतो. मजपेक्षां श्रेष्ठतर कोणी नाहीं. मग मला पूज्य असा दुसरा कोण असणार ? . जगतामध्ये ज्याला मीं पितृस्थानी मानावे असा कोण आहे? (कोणीही नाहीं.) कारण, जगतांचे आदिकारण मींच असल्या, मुळे जगताचा पिता, पितामह व प्रपितामह हीं सर्व नातीं माझे ठिकाणीच संभवतात.

हे विश्रा, या प्रकारे देवावधिदेव वृषाकपिने भाषण करून, वराह पर्वतावर विधिपूर्वक पिंड जो कोणी कृतीने, मनाने किंवा वाणीने अमर-समर्पण केले; आणि पिंडार्पणविधीने स्वतःने श्रेष्ठ व सनातन देव जो विष्णु—ज्याला नारा-

अध्याय तीनशे शेचाळिसावा.

—::—

नारायणप्रसंसा.

वैशंपायन सांगतात:—नरनारायणाचे तो-डचे हें वाक्य श्रवण करितांच नारदांची पर-मेश्वराविषयीं भाकि पराकाढेला. जाऊन, ते त्याचे दर्शन घेतल्यानंतर, हिमाचलावर त्यांचा स्वतःचा आश्रम होता, तेथें ते निघून गेले. इकडे, तपाविषयीं प्रस्थ्यात असलेले ते नरनारायण-ऋी त्याच आपल्या रमणीय अशा बद्रिका-श्रमांत उत्तम तप करीत राहिले. जनमेजया, तूं पांडवांचे कुल चालविणारा व अमितपराक्रमी आहेस. तूं ही कथा मुळापासून ऐकल्यामुळे आज शुद्धात्मा शाला आहेस. हे राजश्रेष्ठा,

यण किंवा हरि द्विणतात, त्याचा द्वेष करील, दांनीं अनेक ऋषि व सर्व पाण्डव हे एकत्र त्याला इहलोके ना परलोक असें होऊन, असतां श्रीकृष्ण व भीम यांचे समक्ष आपले शिवाय त्याचे पितरही शाश्वतकाल नरकांत गऱ्युला निवदन केले होतें. असोः हे शौनका, बुंडतील. बाकी, हे पुरुषप्रेष्ठा, कोणालाही तो सर्व ऋषींत श्रेष्ठ, लोक आणि भुवनें यांचा स्वतःचा आत्मा कर्थी द्वेष्य वायला आहे काय? पति, या विशाल धरणीचा धारणकर्ता, वेदोक्त आणि खरे पाहतां विष्णु हा सर्व लोकांचा नीतीचा प्रवर्तक, गम व नियम यांचा निधि, आत्मा आहे. अशी खरी स्थिति समजन यमनियमादिकांत आसत्त असणारा, ब्राह्मणविष्णुचा कोणीही द्वेष करू नये. वाचारे, गंधे-प्रथ व अमरांचा द्वितीया श्रीहरि हा तुम्ही वतीचा एुत्र जो आमचा गुरु व्यास त्यांने हें गनि असो. असुरांचा वधकर्ता, तपोनिधि, अविनाशी व परमप्रेष्ठ असे माहात्म्य मला महवशाचें पाव, मध्यकृष्णांचा शब्द, सत्याने सांगितले; आणि, हे निष्पापा, त्याजपासून चालणारांना गति व अभय देणारा, तसेच मीं जें ऐकले तसेच तुला सांगितले. राजा, यज्ञांतील हविर्भागांचे ग्रहण करणारा, असा रहस्य व संग्रह यांसह हा धर्म नारदांनीं जग- जो श्रीहरि तो तुला आश्रय देवो. जो निर्गुण त्पति परमात्मा नारायण यापासून प्रत्यक्ष असतांही त्रिगुणात्मक होऊन वासुदेव, संकर्षण, संपादिला. हाच मोठा धर्म संक्षेपतः मीं तुला प्रद्युम्न व अनिरुद्ध अशीं चार रूपे धारण पूर्वी हरिगीता सांगताना रांगितला आहे. हे कसितो आणि अभिहोत्रादि इट व वापीतडागादि राजा, कृष्णद्वपायन व्यास हे भूतलावरील पृतं यांचे कलाचा भाग ग्रहण करितो, व जो प्रत्यक्ष नारायणच आहेत असे समज. नाहीं अजिक्य असून अति चपल आहे, तो हरि तर, हे पुरुषप्रेष्ठा, अशा व्यासांवांचन महा- पृथ्यकर्ता ऋषींना प्राप्त होणारी आत्मगति भारतासारखा गंध रचयणाचे सामर्थ्य दुसरे तुम्हांला देवो. कृष्णाहो. तो लोकसाक्षी, अजन्मा, कोणाला होईल काय? त्या समर्थ व्यासांवांचन पुराणपुष्प, सूर्यकान्ति, सर्वसत्ताधीश व मोक्ष-इतके नानाविध धर्म तरी कोण कथन करील? कृपा जो परमात्मा त्याला तुम्ही सर्वही असो; तुं सर्व प्रकारचे धर्माचे रहस्य एकन एकवित्त होऊन प्रणाम करा. कारण, प्रत्यक्ष धेतलेले आहेस व अश्वेष्य महायज्ञाचा संकल्पाही शेपशायी नारायणांनी ही याला प्रणाम केला केला आहेस. तेव्हां आतां तझे संकल्पाप्रमाणे आहे. लोकांचे उत्पात्तिकारण तोच आहे. त्या यज्ञाला आरंभ कर.

मोक्षाचें स्थान, अत्यंत सुम प्रद

सौति द्विणतोः—जनमेजयांने हें महादा- तोच आहे. त्यालाच अचल हें पद लावितात. रस्यान ऐकून घेऊन यज्ञसमाप्तीला अवश्य हे उदारा, संसर्य आणि योगी याच सनातन असलेल्या सर्व क्रिया आरंभित्या.

परमात्म्याचे आत्मबुद्धीने धारण करीत असतात; हे शौनका, मला प्रभ केल्यावरून मी हें या साठीं तुम्हीही सर्वज्ञ त्यालाच प्रणाम करा. नारायणीय आव्यान या सर्व निषिपारण्यवासी

ऋषीसह तुला सांगितले. हें असेच पूर्वी नार-अध्याय तीनशें सत्तेचाळिसावा.

१शंवनु राजाची रुदी या सत्यवती, तिला कुमार-

ददेत गऱ्यगंधा असे भृणत. तीच ही गंधवती.

हिला त्या ददेत पराशरांपासून व्यास शाळे.

हयग्रीवावतारवर्णन.
शौनक द्विणतातः—हे मैति, तुम्हे मुखांतून

आहीं त्या परमात्म्याचे माहात्म्य व नरनारायण- सर्व ईश्वरी संकल्पापासून उत्पन्न शालेल्या स्तपानें धर्मगृहीं त्याचें शालेले जन्म हाचा पंचमहाभूतांचे योगानें व्याप्त आहेत. कारण, इतिहास ऐकिला. त्याचप्रमाणे, पूर्वकालीं पर- सर्वशक्तिमान् विराट्स्त्री नारायण हाच या मात्म्यानें महावराह अवतार घेऊन पिण्डदान अस्तित्वात जगाचा निर्माणकर्ता आहे. सर्व भूतांचे करण्याची पद्धति घातली होणी आही ऐकले; अंतर्यामी तोच रहात असून, भक्तांना अभीष्ट आणि प्रवृत्ति व निवृत्ति या संबंधांत कोणी वर तोच देतो; आणि निर्गुण तोच असून कर्त्तें वार्षावं याविषयीं सांगितलेली व्यवस्थाही सगुणही तोच होतो. आतां, हे राजश्रेष्ठा, या ऐकिली. पण, हे निष्पापा, तू कथेचे ओघांत महाभूतांचा आत्यंतिक लय कसकसा शाळा, एकदा असे बोलून गेलास कीं, महासागराचे तो ऐक. प्रथम धरणी ही सर्वत्र एकच एक ईशान्य कोनास, भगवान् परमेष्ठी ब्रह्मदेव यानें होऊन गेलेल्या अशा समुद्रजलांत लीन शाळी. हव्यकव्यभोक्ता जो परमात्मा विष्णु त्याचें हय- नंतर तें सर्व जल तेजोरूप शाळें. पुढे तेज वायु- शिरारूप पाहिले; तर, हे बुद्धिमच्छ्रूषा, थोरां- रूप शाळें. नंतर तो सर्व वायु आकाशांत लीन शाळा. मागून तें आकाश मनाचे मागें गेले. धारक हरीनें पूर्वी कशा निमित्तानें निर्माण (त्यांत लीन शाळें.) नंतर तें मन व्यक्तांत केले, स्थाचा प्रभाव काय, आणि तें पुण्यकारक, लीन शाळें आणि व्यक्त अव्यक्ततेला गेले. सर्व देवांतून श्रेष्ठ व अपारेजस्ती असे अद्भुत मग अव्यक्तही पुरुषांत लीन शाळें आणि तो हयशिरारूप दृष्टीस पडल्यावर ब्रह्मदेवानें काय पुरुषही सर्वव्यापक परब्रह्मांत लीन शाळा. केले, तें आद्यांस सांग. हे महामते, आद्यांस अशी जेव्हां स्थिति शाळी तेव्हां सर्वत्र तम महापुरुषासंबंधी ज्ञानापासून उत्पन्न शालेला भरून राहिले व त्यामुळे अर्थात् कोणतीच फार दिवसांपासूनचा हा संशय आहे, तो तू गोट समजेनासें शाळें. मग त्या तमांतून जग-उलगडून सांग. हे ब्रह्मन्, तू पवित्र कथा सांगून त्वारणभूत परमव्योमाख्य ब्रह्म हेतु उत्पन्न शाळें. आद्यांस पावन केले आहेस.

सोति उत्तर करितोः—हे शौनका, भगवान् व्यासांनीं राजा परीक्षिताला या बाबतींत वेदाला संपत असा जो पुरातन इतिहास सांगितला, तोच सर्व मी तुळांस सांगतों. अर्थाहो, परमात्म्यानें हयशिरारूप धारण केल्याचे एकतांच परीक्षितालाही असाच संशय उत्पन्न होऊन त्याने हाच प्रश्न केला होता.

जनमेजय म्हणाला:—भगवन्, अश्वशिर धारण केलेले जे परमात्म्याचे रूप ब्रह्मदेवाचे दृष्टीस पडलेले, तें तसेचे रूप कोणत्या निमित्ता-स्त्रव प्रकट शाळे होतें तें मला सागा.

वैशंपायन सांगतात:—हे प्रजानाथा, इहलोकीं शयन करीत होता; आणि पडल्या पडल्या, जैवदेव मिळून देहधारी सत्त्व किंवा प्राणी आहेत, विचित्र व बहुगुणात्मक अशा भावी जगताचे

ते सर्व ईश्वरी संकल्पापासून उत्पन्न शालेल्या पंचमहाभूतांचे योगानें व्याप्त आहेत. कारण, इतिहास किमान् विराट्स्त्री नारायण हाच या अस्तित्वात जगाचा निर्माणकर्ता आहे. सर्व भूतांचे करण्याची पद्धति घातली होणी आही ऐकले; अंतर्यामी तोच रहात असून, भक्तांना अभीष्ट आणि प्रवृत्ति व निवृत्ति या संबंधांत कोणी वर तोच देतो; आणि निर्गुण तोच असून कर्त्तें वार्षावं याविषयीं सांगितलेली व्यवस्थाही सगुणही तोच होतो. आतां, हे राजश्रेष्ठा, या ऐकिली. पण, हे निष्पापा, तू कथेचे ओघांत महाभूतांचा आत्यंतिक लय कसकसा शाळा, एकदा असे बोलून गेलास कीं, महासागराचे तो ऐक. प्रथम धरणी ही सर्वत्र एकच एक ईशान्य कोनास, भगवान् परमेष्ठी ब्रह्मदेव यानें होऊन गेलेल्या अशा समुद्रजलांत लीन शाळी. नंतर तें सर्व जल तेजोरूप शाळें. पुढे तेज वायु-रूप शाळें. नंतर तो सर्व वायु आकाशांत लीन शाळा. मागून तें आकाश मनाचे मागें गेले. धारक हरीनें पूर्वी कशा निमित्तानें निर्माण (त्यांत लीन शाळें.) नंतर तें मन व्यक्तांत केले, स्थाचा प्रभाव काय, आणि तें पुण्यकारक, लीन शाळें आणि व्यक्त अव्यक्ततेला गेले. सर्व देवांतून श्रेष्ठ व अपारेजस्ती असे अद्भुत मग अव्यक्तही पुरुषांत लीन शाळें आणि तो हयशिरारूप दृष्टीस पडल्यावर ब्रह्मदेवानें काय पुरुषही सर्वव्यापक परब्रह्मांत लीन शाळा. केले, तें आद्यांस सांग. हे महामते, आद्यांस अशी जेव्हां स्थिति शाळी तेव्हां सर्वत्र तम महापुरुषासंबंधी ज्ञानापासून उत्पन्न शालेला भरून राहिले व त्यामुळे अर्थात् कोणतीच फार दिवसांपासूनचा हा संशय आहे, तो तू गोट समजेनासें शाळें. मग त्या तमांतून जग-उलगडून सांग. हे ब्रह्मन्, तू पवित्र कथा सांगून त्वारणभूत परमव्योमाख्य ब्रह्म हेतु उत्पन्न शाळें. आतां हे तम कोठून आले हणशील, तर ज्याप्रमाणे दोरीवर सर्व त्याप्रमाणे चतन्याचे ठिकाणीं हें मूळपासून शाखतचेंच अध्यस्त शाळेले आहे. असो; मग हें परमव्योमाख्य ब्रह्म पुरुषशरीराचा आश्रय केल्यानें विश्वांतील सर्व नामरूपात्मक वस्तुरूपानें विस्तरले. यालाच आनिहेद्दू किंवा प्रधान असे हणतात. हणजे, हे राजश्रेष्ठा, त्रिगुणात्मक जे अव्यक्त तेंचे हें. असो; या समयीं समर्थ भगवान् विष्वक्षेत्र देव हरि निविशेष चिन्मात्राकार चित्तवृत्तीसहित योगनिद्रा धारण करून जलांत

उत्पन्नीसंबंधी विचार करीत होता. याप्रमाणे तो सूष्टीचा विचार करीत असतां आत्म्याचा गुण घेऊन त्यापासून महत्त्व हें उत्पन्न ज्ञाले रसातलांत प्रविष्ट ज्ञाले! याप्रमाणे वेदांचे हरण व त्या महत्त्वापासून अहकार उद्भवला. ज्ञाले असतां ब्रह्मदेवास कांहीच सुचेनासे ज्ञाले. सर्व लोकांचा पितामह भगवान् हिरण्यगर्भ नंतर, जवळून वेद नाहीतसे ज्ञाले यामुळे चतुर्मुख ब्रह्मदेव हाच. या प्रकारे हा कमलनेत्र तो इशान परमात्म्याला उद्देशून असे बोलला. तेजस्वी सनातन ब्रह्मा सहस्र पद्मांनी युक्त ब्रह्मा झाणाला:—वेद हे माझे सर्वात अशा कमलांत अनिरुद्धापासून उत्पन्न होऊन श्रेष्ठ असे डोळे होत; वेद हेच श्रेष्ठ बल; वेद त्या कमलांतच बसला असतां सर्व लोक हेच माझे श्रेष्ठ तेज; व वेद हेच माझे परब्रह्म; जलमय ज्ञाले आहेत असे त्या अद्भुतेजस्वी प्रभूच्या दृष्टीस पडले ती लोकांची अवस्था इने माझे सर्व वेद हरण करून नेले. आतां पाहून त्या परमेष्ठीने सत्त्वगुणाचा आश्रय करून भूतसमुदायरूप सूष्टि उत्पन्न करण्याचा विचार मनांत आणला; तो तो ज्या सूर्यकिरण- ज्ञाले आहेत, वेदांवाचून मी आतां उत्तम तुल्य प्रकाशमान कमलावर बसला होता. वेदांचे नाशाने मला केवळ तरी तीव दुःख त्या कमलाचे एका पांकळीवर परमात्मा नारायण याने स्वतः याकिलेले गुणयुक्त दोन जलविंदु त्या आद्यंतरहित अशा सनातन ब्रह्माच्या दृष्टीस पडले. या जलविंदूकीं एक विंदु फार तेजस्वी असून त्याचा वर्ण मधूप्रमाणे दिसत होता. हाच विंदु नारायणाचे आजेवरून तमोगुणपूर्ण असा मधु नामक दैवत बनला. दुसरा जो जलविंदु होता तो हे बृद्धिमता राजश्रेष्ठा, या प्रकारे ब्रह्मदेव कार कठीण असून रजोगुणाने पूर्ण होता. हा विलाप करीत असतां, या संकर्णी परमात्मा विंदु रजोगुणयुक्त केंद्र नामक दैवत बनला. हरि याची स्तुति करावी अशी त्याला बृद्धि मग हे रजस्तमोगुणयुक्त दोषेही श्रेष्ठ बलाढ्य ज्ञाली आणि त्या समर्थ ब्रह्मदेवाने उभय हस्त दानव हातीं गदा घेऊन त्या कमलाचे दंडाचे जोडून अत्यंत श्रेष्ठ असे स्तोत्र केले.

दिशेने धावत सुटले, तों त्यांस त्याच कमलांत अमितेजस्वी असा ब्रह्मदेव हा सुंदर असे मूर्तिमान् चार वेद प्रथमच निर्माण करीत विलाप करीत असतां, या संकर्णी परमात्मा विंदु रजोगुणयुक्त केंद्र नामक दैवत बनला. हरि याची स्तुति करावी अशी त्याला बृद्धि मग हे रजस्तमोगुणयुक्त दोषेही श्रेष्ठ बलाढ्य ज्ञाली आणि त्या समर्थ ब्रह्मदेवाचे देखत देखत दांडगाईने त्या सर्व वेदांना पकडून तू त्या तुझ्या प्रसादापासून मी उत्पन्न ज्ञाले. तुजपासूनच माझे द्विजपूजित असे प्रथमचे

१ स ऐक्षत । बहुस्यां प्रजा येयेति । श्रुतिः ।

२ तमोगुण व रजोगुण दांडनी युक्त ।

ब्रह्मदेव झाणाला:—हे ब्रह्महृदया, हे ममपूर्वजा, मी तुला ऊऱ्कारपूर्वक नमस्कार करितो. हे लोकाय, हे भुवनश्रेष्ठ, हे सांख्ययोगनिधे, हे प्रभो, मार्गगामिन्, हे सर्वभूतांतर्यामिन्, हे कल्याण-बलाढ्य असुर वेदांस पाहतांच ब्रह्मदेवाचे अयोनिज, लोकप्रकाशक व स्वयंभू असा जो

तु त्या तुझ्या प्रसादापासून मी उत्पन्न ज्ञाले. तुजपासूनच माझे द्विजपूजित असे प्रथमचे

द्विणजे मानस जन्म जाले. त्यानंतर तुजपासून आपल्या योगसामर्थ्यानें त्यानें एक नवे च माझे फार प्राचीन काळीं चाक्षुष जन्म (हयश्रीव) शरीर धारण केले. हें शरीर जाले. पुढे तुझे कृपेनेच माझे श्रेष्ठ असे तिसरे मोठे नाकेले असून त्याची कॉन्टि चंद्रप्रमाणे वाचिक जन्म जाले. हे विभो, त्यानंतर माझे होती. या शरीराला वेदांचे वसतिस्थान असे एक चौथे जे श्रवणज जन्म तेही तुजपासूनच जाले. अत्यंत शुभ्रवर्ण अश्वाचे शीर्ष होते. हें शरीर पुढे पांचवे अत्युच्च असे जे नासत्य (नासिके) इतके विशाल होते कीं, नक्षत्रे व तारका पासून जालेले) जन्म जाले, तेही तुजपासूनच ! यांनी युक्त जी व्या ती त्याला मस्तकाचे टिकाणी माझे आणखी एक ह्याणजे सहावे जे अंडज जन्म होती. या शरीराचे केश लांब सडक असून तेही जाले; आणि, हे प्रभो, माझे हे प्रस्तुतचे सूर्याक्रिरणांप्रमाणे झळकत होते. आकाश पान्ह ह्याणजे कमलांतून जालेले जन्म सातवे होय. आणि पाताळ हे या शरीराला कर्णस्थानी याप्रमाणे, हे त्रिगुणरहित पुण्डरीकाक्षा, प्रत्येक होते; आणि भयाचारी जी पृथ्वी ती त्याला सृष्टीचे वेळी मीच तुक्का सत्त्वगुणविशिष्ट असा ललाटस्थानी होती. गंगा व सरस्वती या नद्या प्रथमपूर्व होत असतों, तं स्वयंकर्ता व स्वयंभूत्याचे श्रोणीचे टिकाणी होत्या. महासमुद्र आहेस, असे असून तुझेकडे ईश्वरत्वही आहे हे ब्रुकुटिस्थानीं, चंद्रसूर्य हे नेत्रस्थानीं व संध्या परंतु हें ईश्वरत्व ह्याणजे एक प्रकारचा कर्मवंधच ही त्याचे नासिकास्थानीं होती. प्रणव हीच आहे. वेद हेच ज्याचे चक्षु आहेत, अशा त्याची सृति व विद्युद्गता हीच त्याची जिव्हा प्रकारच्या मंला तूच निर्माण केले असल्यानें मी होती. हे राजा, सोमप या संज्ञेचे जे पितर कालालाही जिकून आहें. परंतु अशा माझे ते आहेत तेच याचे दंत होते: आणि गोलोक व नेत्रस्थानीय वेद हिरावून नेल्यानें मी अंधद्वा बद्धलोक हे त्या विशालरूपाचे खालवरचे ओठ होऊन पडलो आहें. याकरितां, हे भगवन, होते; आणि श्रेष्ठ गुणयुक्त अशी कालरात्री आपण तरी जागे व्हा आणि माझे वेदरूपी हीच त्याची श्रीदाहोती. या प्रकारे अनेक मूर्तीनीं डोके मला परत या. मी आपला प्रिय पुत्र आहे वेदित असे हे हयशिरारूप प्रकट करून तो आणि माझेही आपणांवर अन्यंत प्रेम आहे. विद्येश प्रभु अंतर्धान पावला आणि रसातळीं

या प्रकारे ब्रह्मदेवानं स्तुति केली असतों प्रविष्ट शाळा. रसातळीं गेल्यावर स्वस्थ न तो सर्वतोमुख परमपुरुष झोऱ शाळून वेदकार्या- वसां त्यानें अन्यंत श्रेष्ठ अशा योगाचा साठीं उद्युक्त होऊन बसला राहिला. नंतर आश्रय करून शिक्षा ग्रंथांत सांगितलेल्या निय-

१. या टिकाणी मुंवर्दपाठ—‘प्रथमं पुण्डरीकाक्षः मान्वर्ये स्वर कादृन त्या सुरांत मोक्षेतपौं साम प्रथानगुणकृष्टतः’ असा आहे. परंतु तो समं आरम्भिले. तो सूर कानाला फार स्त्रिये लाजस न वाटल्यामुळे ‘प्रथमः पुण्डरीकाक्ष’ असा गत असून सर्वभर गुंगारत राहिला; तो बंगाली पाठ आहे तो बेतला आहे. या टिकाणी हे इतका कीं, त्यानें सर्व रसातल भरून राहिले. जे मानसादि सात जन्म सांगितले आहेत, त्याचा—
तत्त्वदृष्टया खरा अर्थ काय तो नीलकंठांनी टीकेत १. ‘अथ शिक्षा प्रवश्यामि पाणिनीयं मत दिला आहे. तो खरोखरच मोठा हृदयंगम व य यथा’ शिक्षा हें वेदांचे उपांग आहे. (शिक्षा.) यार्थी असून नीलकंठांचे विद्वच्चेचा व कल्पकतेचा २ कांदीं मनुष्यांचा शब्द कर्कश व रुक्ष घोतक आहे. तो विस्तारभवात्तत्र येथे दिला लागतो; कांदीचा कोमल, बाळसेदार, किंवा मांस-नाई; तथापि जिजामूळों तो मुलांत अवश्य पदावा, ल व निगव अशा लागतो, हे विचक्षणांम समजते.



हयग्रीवावतर. (छप ११२.)

शिवाय त्या स्वरांत भूतमात्राचें कल्याण करण्याचे हिरावून आणिले असले पाहिजेत ! हा कोण, सामर्थ्य होते. तो शब्द कानीं पडतांच त्या उभय कोणाचा आणि अशा सर्वशरीरावर कां निजला अमुरांनी 'अमुक वेळपर्थत तुझी येथून हलू नये.' 'आहे !' अशा प्रकारचे शब्द ते गर्जत अशा अर्थाच्या कराराने त्या वेदांसं बांधून असतां तेवढ्यानेच हरि जागा झाला. जागा घेऊन, त्या रसातलांत येऊन तो गायनाचा होताना, हे असुर युद्धार्थी आहेत हे त्या स्वर जिकडून येत होता तिकडे धाव ठोकली. पुरुषोत्तमांने अगोदरच जाणले होते. मग त्या इतक्यांत त्या दैव्यांची हूल चुकवून त्या हय- असुरांकडे एकवार न्यहाळून पाहतानाच पर- ग्रीवधारणकर्त्त्यां हरीनं रसातलीं असलेले ते मात्माने युद्ध करण्याचे मनावरच घेतले. नंतर सर्वही वेद आगलेजरोवर घेऊन येऊन वेदाचे ब्रह्म- त्या उभयतांचे व नारायणाचे युद्ध झाले. देवाचे स्वाधीन केले, आणि पुनः पूर्ववत् आपली त्या युद्धांत त्या मधुसूदनाने रजोगुण व तमो- मूलस्थिति (योगनिद्रेची) स्वीकारिली. मात्र गुण यांनी व्यापून राहिलेले ते मधुव केंद्रम तत्पुर्वी त्या महासमुद्राचे ईशान्येस आपल्या असे उभयही असुरब्रह्मदेवाचे दुर्जन दूर करण्या- त्या हयशिराची स्थापना करून ठेविली व सारीं ठार केले. या प्रकारे त्या उभय त्या वेळेपासून हयग्रीव हा वेदांचे स्थान अशी असुरांचा वध व वेदांचे अपहरण करून त्या प्रस्त्याति झाली.

पुरुषोत्तमांने ब्रह्मदेवाचा शोक दूर केला. मग

इकडे त्या मधुकटभसंजक उभय दानवांना वेदांचे साहा व श्रीहरींचे पाठवळ मिळाल्यामुळे कोणीच कोठे आढळेना, तेंहां ते घार्दीधाईने जेथे ब्रह्मदेवांने सर्व स्थावरजंगम लोक निर्माण कर- वेदांसं सोडून गेले होते त्या स्थानीं परत ण्यास आरंभ केला. श्रीहरि ब्रह्मदेवाला मृष्टचु- आले आणि पाहूं लागले तों त्या स्थानीं वेद न्यादनांत कुशल अशी उत्तम मति देऊन नाहीत; तें स्थळ केवळ शून्य होते. तें पहा- आल्या ठिकाणीं अंतर्धान पावला.

तांच ते बलाढ्य दृत्य पुनः अतिशय वेग यापमाणे श्रीहरीने हयशिराचे रूप धारण करून त्वरेन रसातलांतन वर आले. तेंये करून त्या दानवांचा वध केला व जगतांत येतात तों तोच परमसर्थ, सर्वांचा आदि- प्रवृत्तिरूप धर्म चालू रहावा क्षणून त्याच हय- कर्ता, अमितपराक्रमी व चंद्रतुल्य निर्मल श्रीवतनूचे पुनरपि ग्रहण केले. महाभाग प्रभेने युक्त असा पुरुष अनिरुद्धरूपाने निद्रित हरीने हयश्रीवरूप धारण केल्याचा वृत्तांत असलेला त्यांचे दृष्टीस पडला. हा पुरुष सर्वतः असा आहे. हे परमेश्वरांचे रूप फार पुरातन व तेजाचे ज्वालांनीं वेष्टित असलेल्या सर्व- वरदायक असे आहे. जो ब्राह्मण हे हयश्रीवा- शरीरशुक शयेवर पडला होता. ही ख्यान सर्वदा श्रवण करील किंवा चित्तांत शय्या पाण्यावर केलेली असून त्या पुरुषाचे धारण करील, त्याचे वेदाध्ययन कधीही नष्ट शरीराचे बरोबर प्रमाणाची होती. त्या शय्ये- होणार नाहीं. वेदाचे कामीं हे हयश्रीवरूप इतके वर निजलेल्या त्या शुद्धसत्त्वसंपन्न व मनोहर- साधक आहे कीं, गालव कृषीने श्रीरांकरांनी कांतियुक्त पुरुषाला पाहून ते राक्षस मोउ- दासविलेल्या मार्गाने याच रूपांचे आराधन मोळ्याने हसूं लागले. व रजस्तमांच्या भरांत करून वेदांतील केम नामक विकृतीचे ज्ञान बोलले, 'होय रे हांय, हा येंये पांढराशुभ्र पुरुष १ संहिता, पदे, क्रम, जटा, घन हे शब्द शोंपीं गेला आहे, त्यानेचे रसातलांतून वेद वाचकांस माहीत असतीलच. त्यांतील क्रम.

संपादिलें. हे राजा, तू मला प्रश्नच केलास, कर्ता, नानाविध करणे (साधने), अनेक त्या अर्थीं मीं तुला हें कार प्राचीन व वेद- प्रकारच्या चेष्टा किंवा क्रिया आणि पांचवैदैव मान्य असे हययशीवाख्यान सांगितले. या अशा कारणात्मक पांच गोष्ठी शास्त्राने धरि-आख्यानावरूप तुळे असे लक्षांत येईल कीं, त्या आहेत. हीं जीं पांच कारणे गणून परमात्मा ज्या वेळीं जशी कामगिरी पडेल त्या दाखविलीं, तीं पांचही हरिच नटला असून कामगिरीला सोईकर पडेल तसेले रूप आपणच यावत् वस्तुंचा अखेरचा आश्रय तोच आहे. विकार पावून घेत असतो. हा श्रीमान् हरि नारही बाजूचे पुरवे तपासून तत्त्वाचा निश्चय वेदांचे भांडार आहे. हा तपाचाही निधि आहे जाणू पाहणारे जे कोणी आहेत, अशांच्या हाच योग होय. सांख्यही हाच होय. हाच निर्णयांत-हा योगेश्वर प्रभु नारायण श्रीहरि श्रेष्ठ ब्रह्म किंवा परब्रह्म व हविरसूपही हाच हेच काय तें एक खरे तत्त्व आहे, असे ठरले समर्थ हरि होय. वेद तरी या नारायणांचे आहे. हा केशव सर्व लोकांसह ब्रह्मादि देव, वर्णन करितात. यज्ञ तरी या नारायणांचे महान्मे ऋषि, सांख्यवेत्ते, योगी, आत्मवेत्ते, निमित्तानेच केले जातात. तपाचे तात्पर्य तरी यति, या सर्वांचे इंगित जाणतो, पण त्या नारायणप्राप्तिच व मोक्षाचा पळा तरी नारायणा- केशवाचे इंगित या मंडळीला कळत नाहीं. सर्व-पर्यंतच. सत्य तरी नारायणस्वरूपच आहे, हीं लोकांत जे कोणी कांहीं देवांचे किंवा व मनोगत सत्यसंकल्पही नारायणात्मकच पितरांचे उद्देशाने कर्म करितात, किंवा दाने आहे. ज्यामुळे पुनरावृत्ति खुंटते असला जो देतात, अथवा तीव्र तपे तपतात, त्यांच्या सर्व मोक्षरूप धर्म तो तरी नारायणपरच. बरे, त्याचे किंवांचा आधार विष्णुच आहे. हा विष्णु आपले उलट जो प्रवृत्तिलक्षण धर्म तोही नारायण- ऐश्वर्याचा आश्रय करून भूत्याक्रांत वसति रूपच. भूमितत्त्वाचे डिकाणीं असणारा जो धरून असलेमुळे त्यालाच वासुदेव असे खण-उत्तम गंध तो नारायणात्मकच मानिला आहे. तात. हा विष्णु सनातन व परमश्रेष्ठ महर्षी जलतत्त्वाचा गुण जो रस तोही नारायणरूपच. आहे. त्याचे ऐश्वर्य अचाट आहे. त्याला ज्योतीचे परस्वरूप (तेज) तोही नारायणच. निर्णय अर्शी संज्ञा आहे. तथापि, काल ज्यावायूचा गुण जो स्पर्श तोही नारायणात्मकच. प्रमाणे त्या त्या ऋतुचर्येशी अकाशापासून उद्भवणारा गुण जो शब्द तोही संयुक्त होतो, त्याच्यप्रमाणे हाही गुणांशी सत्वर नारायणस्वरूपच. अव्यक्त गुण हें ज्याचे संयोग पावतो. या महात्म्याची येथे कोणाला लक्षण आहे तें मनही नारायणच आहे. सूर्य- गतिहीं समजत नाहीं किंवा अगतिहीं समजत दिक तेजोगोलांची गति दर्शविणारा जो काल नाहीं. मात्र केवळ ज्ञानमय बनलेले जे कोणी तोही नारायणात्मकच आहे. कीर्ति, श्री, महर्षी आहेत, अशांना हा गुणाधिक पुरुष लक्ष्मी इत्यादि देवताही नारायणपरच. सांख्य सर्वदा गोचर होतो.

व योगही नारायणात्मकच आहेत. या मृष्टीतील

कोणत्याही वस्तु निर्माण होण्याला कारणभूत

असणारीं जीं पुरुष, प्रकृति, स्वभाव, कर्म व

देव तीं पांचही नारायणस्वरूपच. कोणतीही

गोष्ठ घटण्यास अधिष्ठान (आश्रयस्थान),

अध्याय तीनशे अड्डेचाळिसावा-

—०—

सात्वतधर्मवृत्त्च.

जनमेजय ह्यातोः-आपले या सांगण्याचा

भाव असा दिसतो कीं, परब्रह्माचे व्यस्तस्थापाचे आहे. हा धर्म मोठा गहन असून, अजिंतेद्विय किंवा समस्तरुपाचेही जे कोणी भ्याणून निःसीम पुरुषांना तर तो कळणे दूरापास्तच आहे. बाकी निष्काम भक्त, त्यांवर हरि सर्वदा प्रसन्न असून हा धर्म कार प्राचीनकालीं ह्याणजे आदिगुरुंतच त्यांनी विधियुक्त केलेले पूजेचा तो भगवान् निर्माण केलेला असून तो सामवेदांत सांगित-स्वतः अंगीकार करितो. पण हें मेंडं नवल लेल्या 'तत्त्वमसि' या महावाक्याचे तोडी-आहे. कारण, आपण पूर्वी सांगितले कीं, जे चाच ह्याणजे तत्काल कवल्य देणारा असा आहे; कोणी पुण्यपापविवर्जित व वासनारहित झाले आणि, राजा, या धर्माचा अवलंब प्रत्यक्ष असतील, अशांना गुरुसंपदायाने ज्ञानप्राप्ति महांदेव व नारायण हेही स्वांगे करितात. याच हेतां असते; आणि असले अधिकारीहीं क्रमानें संबंधे ऋषिमंडलाचे मध्यभागीं कृष्ण व भीष्म चौथ्या ह्याणजे वासुदेवाचे गतीला जातात. परंतु हे उभयही ऐक्त असतांना धर्मराजानें महा-आपले आतांचे सांगण्यप्रमाणे—जे ह्याणन माग नारदांस प्रश्न केला; आणि, हे राजश्रेष्ठा, निष्काम भक्त आहेत ते या पायःया चटन न माझे गुरु व्यास यांनीही मला हाच धर्म सांगितसतां तडक परमपदालाच पोंचतात असें दिसते. तला. आतां धर्मराजाचे प्रश्नवर नारदांनी त्या अर्थात् हा जो निष्काम भक्तीचा मार्ग तो मोठा समास्थानीं काय उत्तर दिलेले तसेच्या तसेच ऐक. श्रेष्ठ व नारायणाला कार आवडता असावा. नारद ह्याणाले—हे पृथ्वीपते, ज्या वेळी कारण, या मार्गानें जाणारा हा अनिरुद्ध, नारायणाचे मुखांतून ब्रह्मदेवाचे स्थूल जन्म प्रयुक्त, संकरण या मधल्या गति चालत न झालें त्या काळीं प्रत्यक्ष नारायण आपली देव-बसतां थेट अव्यय अशा हरिरूपांतच मिळून काऱ्ये आणि पितृकाऱ्ये हीं या एकांतिक किंवा जातो. जे कोणी ब्राह्मण उपनिषदांसह वेदांचे सात्त्वत धर्माला अनुसरून करीत असे. त्या आस्थेने अध्ययन करितात, किंवा जे कोणी नारायणापासून पुढे हा धर्म फेनप नांवाचे वित्तधर्माचे पालन करितात, अशोषकांही ऋषि त्यांनी मिळविला, फेनपांपासून वैखान-निष्काम भक्तांना प्राप्त होणारी गति अधिक सांना प्राप्त झाला; आणि वैखानसांपासून महत्त्वाची दिसते. तेव्हां हा निष्काम भक्तीचा सोमाने घेतला. नंतर पुढे कांहीं काळ तो गुप्त पंथ सांगितला तरी कोणी? कोणी देवाने झाला. नंतर, राजा, ब्रह्मदेवाचे ज्या वेळी दुसरे सांगितला? कीं कोणी ऋषींने सांगितला? शिवाय चाक्षुष जन्म झालें, त्या वेळी स्वतः या पंथाचे आचरण कोणते, व ते कोणते ब्रह्मदेवाने हा नारायणात्मक धर्म सोमापासून काळापासून प्रचारात आले, यासंबंधी मला मोठाच ऐकून घेतला आणि रुद्राला दिला. नंतर संशय आहे. तर तो आपण उलगडून सांगा. रुद्रानें प्राचीनकालीं ह्याणजे कृतयुगांतच योगाकारण, मला याविषयीं कार उत्कठा आहे. रुद्र होऊन हा धर्म साठ हजार वालखिल्य

वैशंपायन सांगतात:—रणांगणीं कारव व ऋषींना पढविला. नंतर ईश्वरी मायेने हा धर्म पांडव या उभयतांनी आपआपली सन्ये शिस्त- कांहीं वेळ लुप झाला. पुढे पुनः ज्या वेळी वार उभीं केलीं असतां अर्जुनाला एकाएकीं ब्रह्मदेवाचे तिसरे ह्याणजे वाचिक हें सुपतिष्ठ मोह झाला, त्या वेळीं प्रत्यक्ष भगवंताने त्याला जन्म झालें, त्या वेळीं स्वतः नारायणापासूनच गीता सांगून ज्ञान व उपासना हे उभयही मार्ग हा धर्म पुनः प्रकट झाला. पुढे सुपर्ण नामक सांगितले असल्याचे मीं तुला पूर्वीं कथन केले ऋषींने दम, नियम व अत्युक्तष्ट तप यांचे

बलानें हा उत्तम धर्म पुरुषोत्तमापासून संपा- जो ब्रह्मदेव त्यानें सर्व स्थावरजंगम लोक दिला. तो क्रष्ण दिवसांतून याच्या तीन उत्पन्न केले. मग त्या वेळी कल्याणकारण असें आवृत्ति करी, व त्यामुळेच या धर्माला त्रिसौ- पहिलें ह्याणजे कृतयुग प्रवृत्त शाले. त्या कालीं हा पर्ण असें नांव पडले आहे. या त्रिसौपर्ण सात्वत धर्मच सर्व लोकांना व्यापून उरला ब्रताचा उद्घेष्य क्रवेदांतील ‘चतुर्कपर्दायुवति होता. लोकसुष्टिकर्ता ब्रह्मा देखील ह्याच आद्य सुपेशा’ इत्यादि तीन मंत्रांत आहे. हें वत सात्वत धर्माला अनुसरूनच देवेश जो प्रभु मोठे कठीण आहे. असो; हे मनुजेंद्रा, जग- नारायण हरि त्याचें एजन करीत असे. नंतर त्पाणभूत जो वायु त्यानें हा सनातन धर्म सुपर्णा-‘हा धर्म रूढ होऊन लोकांचे कल्याण व्हावें पासून घेतला. वायुपासून विघसाशी क्रृष्णींनी या हेतूने ब्रह्मदेवानें हा धर्म स्वारोचिष्यसंज्ञक संपादिला. तेथून हा उत्तम धर्म महोदयीला जो मनु त्याला शिकविला. नंतर, राजा त्या मिळाला. नंतर पुनः एकवार हा गुप्त होऊन सर्वलोकपति अशा समर्थ स्वारोचिष्यानें एक- नारायणाचे डिकाणीं जाऊन राहिला. हे चिनानें आपला पुत्र जो शंखपद त्याला हा पुरुषव्याघ्रा, आणखी काय सांगतों तें ऐक. धर्म पूर्वकालीं पढविला. पुढे शंखपदानेही त्यापुढे महात्मा ब्रह्मदेव याचा श्रौत जन्म आपला औरस पुत्र जो सुवर्णभसंज्ञक शाळा. त्याचा प्रसंग असा कीं, देव नारायण दिक्षाल त्याला पढविला. या पुढे त्रतायग हरि याचे मनांत सृष्टि करण्याचे आले असतां हेतांच तो धर्म अंतर्धानपावला. मग पुढे ब्रह्म- जगदुत्पत्ति करण्याचे कार्मी समर्थ अशा पुरु- देवाचा नासव्य जन्म (नासिकेपासून) झाला, याचे तो चिंतन करू लागला. चिंतन करीत त्या वेळी कमलनेत्र नारायण प्रभुने ब्रह्मदेवा- असतां त्याचे कानांतून सृष्टिकर्ता ब्रह्मा उत्पन्न समक्ष हा धर्म स्वतः कथन केला, तेथून भग- शाळा. तें पाहून नारायण त्याला ह्याणाला, वानू सनत्कुमार यांनी पठन केला. हे कुरु- “ पुत्रा, तू आपल्या मुख्यापासून, पायांपासून श्रेष्ठा, सनत्कुमारांपासून वीरिण प्रजापतीनें हा वैगैरे सर्व प्रजा उत्पन्न कर. मी तूंझे कल्याण धर्म अदीत केला; वीरणानें स्वतः पढून तो करीन. शिवाय. हे सुव्रता, मजपासून तूं वल, रेभ्य मुनीला दिला; रेभ्यानें आपला शुद्ध तेज, व ‘सात्वत’ नांवाचा अत्युत्कृष्ट धर्मही आणि आचारशील असा पुत्र जो सुवेधाधे; आणि या धर्माचे बलानें तूं उत्पन्न केलेल्या त्याला दिला; त्यानें आपला धार्मिंद पुत्र जो सृष्टीत यथाविधि कृतयुगाची स्थापना कर.’ कुक्षि नामक दिक्षाल त्याला दिला. पुढे कांहीं तेव्हां ब्रह्मदेवानें हरीला नमस्कार करून काल हा नारायणमुखांतून उत्पन्न झालेला धर्म आरण्यक ग्रथासहित हा प्रमुख धर्म प्रत्यक्ष गुप्त राहिला. पुढे पुनरपि जेव्हां हरिपूत्र ब्रह्मदेव नारायणाचे मुखांतून सरहस्य व संसंग्रह ग्रहण याचे अण्डज जन्म झाले. तेव्हां ब्रह्मदेवाकरितां केला. नारायणानें त्या अमिततेजस्ती ब्रह्मदेवाला हा धर्म नारायणाचे मुखांतून प्रकट झाला. तो या निष्कामकर्मरूपी धर्माचा उपदेश करून सां- ब्रह्मदेवानें नारायणापासून घेऊन यथाविधि गितलें कीं, ‘आतां तूं कृतादियुगधर्माचा कर्ता आचरून नंतर बाहिंपद नांवाचे मुनींना पढ- हो. ’ असें ह्याणन, जेव्हे अव्यक्त होतें तेव्हे विला. बाहिंपदांपासून ज्येष्ठ नांवाचा कोणी ह्याणजे तमाचे पलीकडे परमात्मा जाता झाला. सामवेदपारग ब्राह्मण होता त्याला मिळाला नंतर, राजा, वरदाना देव लोकपितामह या ज्येष्ठ ब्राह्मणाचे साम श्रीहरीला फार आवड-

तात; ज्येष्ठ ब्राह्मणापासून हा धर्म अविकंपन संकरण, प्रयुम्न व अनिरुद्ध या चारही रूपांची नामक राजाला प्राप्त झाला. नंतर, राजा, हा उपासना करण्यांत येते. सारांश, निर्मम हरिचा धर्म पुनः गुप्त झाला. आतां हेंजे कमला-आणि निष्कल असा हरि हाच क्षेत्रज्ञ पासूनचे ह्याणजे ब्रह्मदेवाचे सातवे जन्म, या होय; आणि भूतमात्रांत पांचभौतिक जन्माचे ठार्थी हा धर्म स्वतः नारायणाने लाक-गुणांपलीकडे असणारा असा जीवही तोष धारणकर्ता पवित्र जो पितामह त्याला युगारभी आहे. हे राजा, पंचेद्वियांना प्रेरणा देणारे सांगितला. पितामहाने प्राचीनकाळी तो धर्म मन तसाच अहंकारही हरिच होय. हा दक्षाला दिला. हे राजा, दक्षाने मग हा धर्म धीमान् हरिच लोकप्रवर्तक, अंतर्यामी व लोक-आपला ज्येष्ठ दीहित्र जो आदित्य त्याला दिला. मग सवित्यापासून विवस्वानाने घेतला. पुढे मन तसाच अहंकारही हाच व कर्ताही हाच. त्रेतायुगाचे आरंभी विवस्वानाने मनूला दिला. हे राजा, हा अविनाशी पुरुष व्याचे इच्छेस मनूने लोककल्याणार्थ हा धर्म आपला पुत्र येईल त्या रूपानें क्रीडा करीत असतो. राजा, इश्वाकु यास दिला. इश्वाकुने उघड प्रसिद्ध हा एकान्त किंवा निष्काम धर्म मींतुला सांगितला. हा मला तरी मजवर सद्गुरुची कृपा केल्यापासून हा धर्म सर्व लोकांत पसरून हाणीत आहे. आतां कल्पांती पुनरपि हा नारायणाचे डिकाणीं गुप्त होईल.

हे राजा, याशिवाय यतींचा जो कांहीं राजा, खरे निर्वाणी एकान्तमक्त फारसे आढळत नाहींत. हे कुरुनंदना, जरकरितां हेंजगत तला आहे. हे राजा, हा महान् धर्म सरहस्य भूतमात्राचे हिताविषयीं झटणारे, आत्मवेत्त व आणि संसद्रुढ असा नारद मुनींनी साक्षात् जग-हिंसापराडमुख अशा या एकान्तमार्मीं भक्तांनी वरून जाईल, तर आज देखील सकामकर्म-वरून पाहतां, हे राजा, हा धर्म मोठा असून वर्जित अशा कृतयुगाचाच प्रादुर्भाव होईल; आय व सनातन आहे. हा समजण्यास अनिशय अंवघड व आचरण्यास तस्माच आहे. प्रकारे माझे गुरु द्विजश्रेष्ठ धर्मज्ञ भगवान् व्यास मात्र जे खरे सात्वत आहेत, ते याचे सदा यांनीं, हे नृपते, या एकान्तधर्माची महती पालन करितात. या धर्माचे सम्यग्ज्ञान संपादून धर्मराजाला कृपण व भीम हे ऐकत असतां तदनुसार अहिंसायुक्त असें या धर्माचे योग्य ऋषिगणांचे समीप सांगितली. प्रत्यक्ष व्यास आचरण केले असतां ईश्वर जो हरि तो प्रसन्न मुनींना तरी हें निष्काम नारायणभक्तीचे रहस्य होतो. या धर्मात अधिकारितारतम्याप्रमाणे महातपस्वी नारदांनीं सांगितलें होतें. हा देव केवळ वासुदेवाची, किंवा वासुदेव आणि संक-शुभ्र-चंद्रकान्तियुक्त असा अविनाशी परब्रह्म-र्षण या दोन रूपांची, अथवा वासुदेव, संकरण स्वरूप आहे. याची प्राप्त व्याचे तसेच जे कोणी व प्रयुम्न या तीन रूपांची, नाहीं तर वासुदेव, निष्काम भक्त असतील त्यांनाच होत असते.

२ इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं ।

विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकेवर्णीत् ।

(गीता, अ० ४, श्लो० १.)

जनमेजय विचारतोः—आपण संगतां हा धर्म जर मोठमोळ्या ज्ञात्यांनी आदिरिला असून इतका बहुविध आहे, तर मग कांहीं ब्राह्मण

जे नामाप्रकारची व्रतेच परुष वसतात ते होते; हृषणजे कोणीही पुरुष आपले इच्छा-असल्या या श्रेष्ठ धर्मचेंच अवलंबन कांशक्तीने ईश्वरपरायण होणे शक्य नाहीं; करीत नाहीत?

वैशंपायन सांगतात:—हे भारता, सात्त्विक, राजस व तामस अशा जीवांच्या तीन प्रकारच्या प्रकृति निर्माण केलेल्या आहेत. हे कुरुकुलोद्वाह, देहधारी पुरुषांत जो सात्त्विक प्रकृतीचा पुरुष असेल तोच श्रेष्ठ होय; आणि, हे नररादूला, असलाच पुरुष मोक्षसिद्धीविषयी निश्चयपूर्वक यत्न करितो. येथे देखील अशाला कोणा तरी श्रेष्ठ ब्रह्मवेत्त्या पुरुषाची गांठ पडून त्याचे द्वारा मोक्षप्राप्ति होते. आतां मोक्ष हा नारायणस्वरूप असल्याने सात्त्विकच मणिला आहे. हा एकांतभक्ति करणारा पुरुष असंद नारायणपरायण होऊन त्या पुस्थोत्तमाचेंच चिंतन करीत असल्याने त्याला त्याचे ईप्सित म्हटले आहे. (आणि ह्यानन्त इंद्रादिकांना प्राप्त होते. कारण, मोक्षधर्माचे पालन करणारे जे कोणी वितृष्ण व मननशील यति आहेत, अशांचा योगक्षम स्वतः परमेश्वर व्याप्त असतो. जन्ममरणादिकांच्या फेण्यांत सांपडलेल्या पुरुषांपैकीं ज्यावर मधुसूदनाची कुँपादित होईल, तोच सात्त्विक समजावा; आणि असलाच पुरुष मोक्षाविषयी बद्धपरिकर होऊन यन्नास लागतो. हा एकान्तर्धर्म तशा काटाक्षाने पाळिल्यास सांख्ययोगाचे केवळ तोडीचाच आहे. कारण, मोक्ष हा नारायणस्वरूपच असल्याने त्याविषयीं एकान्तमक्ति ठेवणारा मनुष्य अर्थातच परमगतीला जाऊन पोहोचतो. मात्र, हे राजा, कोणाही पुरुषावर नारायणाचा दृष्टिपात होईल तरच तो जाग

? अनन्याश्चितयंतो मां ये जनाः पर्युपासते।

तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वदाम्यहं॥

(गीता.)

२ इंश्वरानुग्रहादेव पुंसामद्वैतवासना।

(श्रीमद्भागवतः) सांगणारा सांख्य, चित्तवृत्तिनिरोध शिकविणारा

होणाऱ्या या अन्य प्रकृति स्मृतीत सांगितल्या आहेत, अशा प्रकृतीनी युक्त जे प्रवृत्तिलक्षणी पुरुष जन्मतात, अशांकडे स्वतः नारायण मुळीच पहात नाहीं. अशांवर जन्मतःच लोकपितामह ब्रह्मदेव याची देखरेख असते; आणि अशा पुरुषांचे मन रजोगुण व तमोगुण यांनी भरून गेलेले असते. आतां, हे नृपशेषा, इंद्रादि देव व ऋषि हे सन्वर्थ असतात ही गोट खरी; पण अशांचे ठिकाणी देखील सात्त्विक अहंकार वसत असतो; सूक्ष्म असें जे केवळ सन्च तें पूर्ण वसत नसते. यामुळे अशांना 'वैकारिक' (विकारयुक्त) असेंच म्हटले आहे. (आणि ह्यानन्त इंद्रादिकांना गुरुपासून तत्त्वज्ञान शिकावें लागले !)

जनमेजय विचारातोः—बरें, अशा प्रकारचा जो वैकारिक पुरुष असेल, त्याला पुरुषोत्तमाची प्राप्ति कशी व्हावी, अथवा जीवाला ब्रह्माव कसा यावा, ह सर्व मला आपण पाहिले असेल त्याप्रमाणे क्रमवार सांगा.

वैशंपायन सांगतात:—ज्या वेळी चतुर्विंशति-तत्त्वोपाधियुक्त जो पंचविसावा हृषणजे जीव तो निकिय होईल, अर्थात् उपाधिनिरुक्त होईल, त्या वेळीं तो अत्यंत सूक्ष्म, स्वयंसिद्धरूप व अकार, उकार, मकार या तीन अक्षरांनीं युक्त हृषणजे ३५कारस्वरूप अशा परमपुरुषाला पावतो. अर्थात् जीव हा उपाधिरहित झाला हृषणजे तोच ब्रह्म झाला असें समजावें; (म्हणून पुरुषाला पावतो याचा अर्थ—मनुष्य दूरचे गांवास पोंचतो त्याप्रमाणे, असा न समजातां, जीवच जागच जागी ब्रह्मत्व पावतो, किंवा ब्रह्म होतो, असे समजावें.) आणि आत्मानात्मविवेक

योग, तत्त्वमस्यादि वाक्यांनीं जीव-ब्रह्माचा तोच आहे. अर्थात् त्याची कृपा होईल त्यालाच अभेद सांगणारा वेदाचा आरण्यक भाग, तसाच हा धर्म लाभेल. सर्व वैदिक कर्माचा परम गुरु जो भगवान् त्याचे ठिकाणीं अर्पण सांगणारा पांचरात्रादि भक्तिमार्ग हे दिसण्यांत जरी भिन्न दिसले, तरी सर्व तत्त्वतः एकच असून परस्परांस साहाय्य आहेत; यास्तव ते परस्परविरोधी असें समजू नये; आणि या सर्वांचा सारभूत असा एकांतिकांचा हा नारायणपरात्मक धर्म आहे. कारण, राजा, ज्याप्रमाणे समुद्रांतर्नं उत्पन्न होऊन पसरलेले जलौष पुनरपि समुद्रांतर्च प्रवेश करितात, त्याचप्रमाणे हे भिन्न भिन्न धर्मपंथरूपी ज्ञान-जलाचे महौषध त्या नारायणापासून उत्पन्न होऊन अखेर त्यामध्येच जाऊन मिळतात.

हे भारता, याप्रमाणे हा सात्वत धर्म मी तुला सांगितला. तुला सामर्थ्य असेल तर याचे यथावत् आचरण कर. या प्रकारे यति व गृहस्थ या उभयतांस सारखीच शाश्वत गति प्राप्त करून देणारा हा धर्म महाभाग नारदांनी माझे गुरु व्यास मुनि यांस कथन केला होता. व्यासांनी तो मोळ्या प्रेमाने बुद्धिमान् अशा युधिष्ठिराला सांगितला. तोच आज मी गुरु-मुखांतून जंसा आला होता तसाच तुला सांगितला. हे राजश्रेष्ठा, हा धर्म फार दुर्घट आहे. याचेपुढे तूचसा काय, पण इतर सर्वही असेच घोटाळ्यांत पडतात, -त्यांचे हातून तो घडत नाही; आणि, हे नृपनाथा, असें हेण्यांचे कारण तुला सांगू का? कृष्णपरमात्मा हाच या सर्व लोकांचे उत्पत्तीला व संहाराला कारण असून, त्यांची बुद्धि धर्मिकडे वळविणारा अथवा ती घोटाळ्यांत पाडणाराही

१ समुद्रांचे पाणी सर्वकिरणद्वारा वर जाऊन तेच पुनः पर्जन्यरूपाने खाली येते, हे प्राचीन-काढापातून रुद्धतच आहे.

तोच आहे. अर्थात् त्याची कृपा होईल त्यालाच हा धर्म लाभेल.

अध्याय तीनशे एकुणपन्नासावा.

—०—
सांख्यादि भिन्न मार्ग व व्यासांचे पूर्वजन्म.

जनमेजय विचारतोः—हे ब्रह्मर्णे, लोकांत पहिंवे तो सांख्य, योग, वेदाचा आरण्यक भाग व पांचरात्र असे हे भिन्नभिन्न ज्ञानमार्ग चालू आहेत. तर हे सर्व एकनिष्ठ आहेत किंवा यांचे धोरण परस्परांपासून भिन्न आहे, तें कसें तें माझे प्रश्नावरून आपण मला सांगा; आणि या भिन्न मार्गांची प्रवृत्तिही कसकशी शाळी तेही कमवार मला सांगा.

वैशंपायन उत्तर करितात:—पराशर मुनीशी द्वीपामध्ये संयोग पावून सत्यवतीने ज्या बहुज्ञानी, श्रेष्ठ व उदाद अशा पुत्रास निर्माण केले, त्या अज्ञानरूपी अंधकार दूर करणाऱ्या महर्षिं व्यासांना माझा नमस्कार असो. हा व्यासांस कोणी नारायणाचा सहावा अवतारच हणितात. किंवा जो पितामहापासून उत्पत्तिक्रमाने सहावा आहे, जो महर्षिं हिरण्यगर्भाचे ऐश्वर्याने युक्त असून जो नारायणाचे अंशापासून उत्पन्न शाळा असल्याने ज्याला नारायणाचा पुत्री होण्याचे असल्याने निर्माण केले.

जनमेजय विचारतोः—द्विजश्रेष्ठ, आपण द्वीप व्यासांची उत्पत्ति सांगतांना मला असें सांवितले कीं, वसिष्ठाचा पुत्र शक्ति, शक्तीचा पुत्र पराशर व पराशराचा पुत्र हा कृष्णद्वयायन मुनि, असें असती आपण भातां व्यास हा

साक्षात् नारायणाचा पुत्र असेही सांगतां हे वेळीं सूष्टि निर्माण करण्याचा प्रसंग आला करें ? आपण हें जे नारायणापासूनचे तेजस्वी असतां पापपुण्यातीत जो महायोगी नारायण व्यासाचे जन्म सांगतां तें, मी ह्याणतों, त्या त्यानें प्रथम सर्वाभाधीं आपले नाभिकमला-जन्माचे अगोदरचे एखादे जन्म तर नाहीं ना ? पासून अमिततेजस्वी अशा ब्रह्मदेवाला निर्माण आपण बुद्धिमान् आहां, तेव्हां यांतील तथ्य केले. त्या वेळीं ब्रह्मदेव प्रकट शाला असतां काय तें सांगा.

वैशंपायन सांगतातः—ऐक. माझे गुरु असा माझ्या नाभीपासून प्रजोत्पत्तिकर्ता निप-महाधर्मिष्ठ तपोनिधि व्यास वेदार्थ सांगण्याच्या जला आहेस. याकरितां, हे ब्रह्मदेवा, आतां प्रबल इच्छेने हिमाचलाचे प्रत्यंत भूमीकर वसती तूं जड व चेतन अशा विविध प्रजा उत्पन्न करून असतांना त्यांनी भारताचे आख्यान कर.' असे नारायणांनी सांगतांच ब्रह्मदेव केल्यामुळे व शिवाय तपश्चर्येच्या कटांनीही तोड फिरवून चिंतातुर होऊन वसला व ते दमून गेले. अशा वेळीं त्या परमबुद्धिमान् वरदात्या देवास ह्याणजे त्या समर्थ हरीला प्रणाम गुरुसंची आम्ही ह्याणजे सुमंतु, जैमिनि, दृढ-करून स्थानाला, 'हे देवेशा, प्रजा निर्माण व्रती पैल, चौथा मी स्वतः व व्यासांचा पुत्र करण्याचे मला कशाये सामर्थ्य आहे? शुकाचार्य हे सर्वजन परम आस्थेने शुश्रूषा करीत मी केवळ प्रजाहीन आहें. यामुळे मी अग-हेतों. आमच्यासारखे पांच उत्तम शिष्य भोव-तिक होऊन आपलेच पायी लागत आहे. तालीं उमे असतां त्या हिमाचलावर व्यास तर याउपर आपणांस काय करणे इष्ट असेल मुनि हे भूतगणांनी परिवेष्टिं अशा भूतपति तें आपण करावे. :

शेकरांप्रमाणे शोभत होते. तेथे असतां अनन्य-ब्रह्मदेवानें याप्रमाणे सांगतांच त्या बुद्धि-मनस्क व दान्त अशा व्यासांनी सांगोपांग सर्वही मंतांत श्रेष्ठ अशा भगवान् नारायणांनी अंत-वेद, त्याचप्रमाणे भारत या सर्वाचे व्याख्यानाचे धर्म पावून बुद्धीचे चिंतन केले. त्याबरोबर पर्याय चालू ठेविले होते व आम्ही सर्वजण बुद्धिदेवी ही प्रत्यक्ष मूर्तिमात प्रभु नारायण-एकनिष्ठेने त्यांची उपासना करीत होतों. पुढे येऊन उमी राहिली. त्या वेळीं सर्व-एकदा कांहींएक कथानक चालले असतां योगातीत अशा त्या परमात्म्यानें आपल्या आम्ही त्या द्विजश्रेष्ठाला वेद व भारत यांचा अर्थ योगशक्तीचा त्या बुद्धीचे ठिकाणीं संयोग आणि त्यांचे स्वतांचे नारायणापासून झालेले केला. मग ती बुद्धि त्या योगीश्वर्याचे योगाने जन्म यांसंबंधी प्रभ केला. तेव्हां त्या तत्त्व-हालचाल करण्यास समर्थ झालेली पाहून ज्ञाने प्रथम वेदांचा अर्थ व पुढे भारताचा अव्यय असा तो समर्थ देव तिला ह्याणाला, अर्थ सांगून नंतर आपले नारायणापासून झालेले 'हे बुद्धे, लोकसृष्टि सिद्ध न्हावी याकरितां जन्माचे वृत्त सांगण्यास आरंभ केला. तूं ब्रह्मदेवांत प्रवेश कर.' त्या वेळीं ईश-

व्यास मुनि आम्हांस झाणाले:—ब्राह्मणहो, राचे आज्ञेवरून ती बुद्धि ब्रह्मदेवांत शिरली. हें ऋषिजन्माचे उत्तम आख्यान मला तपो-याप्रमाणे ब्रह्मदेव बुद्धिसंपन्न झाल्यावर हरीने बलानें प्राप्त झाले अहे. हें फार आदिकालीं पुनरापि त्याजकडे पाहून त्याला ह्याटले कीं, प्रकट झालेले असून सर्व आख्यानांत श्रेष्ठ 'आतां तरी मीं सांगितल्या प्रकारच्या विविध आहे. याकरितां तुद्धी हें नीट ऐका. सातवे प्रजा निर्माण कर.' त्या वेळीं ब्रह्मदेवांनी

श्रीहरीची ती आज्ञा शिरसा वंद्य करून उत्तर केले कीं, 'फार बरे.' इकडे याप्रमाणें ब्रह्म-देवाला आज्ञा करून भगवान् त्याच जारी अंतर्धान पावले, ते क्षणांत आपल्या देवसंज्ञक स्थळी पोंचले व तेरें जाऊन पूर्ववत् आपले हाणजे वाणी काढली. त्यासरर्शी सरस्वती-प्रकृतीर्शी पुकरूप होउन राहिले.

इकडे परमेश्वी ब्रह्मदेवानें दैत्य, दानव, गंधर्व, ज्ञानी, सत्यवाही व दृढवत असा अपांतर रक्षणगण इत्यादि प्रकारची नानाविधि सुषिटि नामक पुत्र त्यापुढे शिर नम्र करून उभा उत्पन्न करून सर्व पृथ्वी भूमि टाकिली. तें पहातांच मगवान् नारायणाचे मनांत असा एक देवांच्याही कर्त्याने आज्ञा केली की, 'हे दुसरा विचार आळा की, अरे, ही विचारी पृथ्वी या प्रजांचे भाराने अगदी व्याकूल होऊन गेलेली दिसते. शिवाय, हिजवर आज-काल किती तरी बलाढ्य असे दैत्य, दानव, राक्षस उत्पन्न झाले ' आहेत. हे तीव तपस्था करितील व उत्तम उत्तम वर संपादन करितील त्या कृतीने आणि योग्य तपस्था व यमनियम-माणि वर प्राप्त झाले द्याणजे सहजच हे सर्व त्या वरप्राप्तीने उन्मत्त होऊन, देवमंडळी व तपस्थी ऋषिमंडळी यांना त्राहि त्राहि करून सोडतील. याकरितां वेळीच या पृथ्वीवर नानाप्रकारच्या रूपांनी अवतीर्ण होऊन आपण हिचे शनै: शनै: भारहरण करावे. हें सर्वथा न्याय-प्राप्त आहे. मी जेव्हां दुर्घाचे शासन व सांख्यें कृपेने पालन करण्याची व्यवस्था करीन, तेव्हांच ही विचारी सत्यनिष्ठ मेदिनी हा भार धारण करण्यास समर्थ होईल. बरे, मी हिची उपेक्षा करणे समजेस नाही. कारण, मीच शेषाचे स्वरूप धरून पातालांतून हिला टेका देऊन आहें; आणि माझ्या आधारावरच हिनेहैं चराचर विश्व धारण केले आहे. या-करितां स्वतः जन्म घेऊन या पृथ्वीचे मला करितां स्वतः ज्ञानांचा कर्ता होशील. मात्र कलि हैं धर्माचे व ज्ञानांचा कर्ता होशील. परंतु इतके

या प्रकारचा विचार करून भगवान् मधु-असून तुम्हेचित्र मात्र विरक्त होणार नाही. सूदन याने जगताचे स्थित्यर्थ आपण प्रकट-तथापि तुम्हेचित्र पोर्टीं जो पुत्र होईल तो श्रीशंकर-रूप होऊन वराह, नरसिंह, तसेच मानुषरूप रांचे कृपेने अत्यंत विरक्त-केवळ परमात्माच

असा असेल. हे माझे वचन मिथ्या होणार अंशाने माझे पूर्वजन्म शाळे होते, तें मी नाहीं. हे क्रृष्ण, ब्राह्मण ज्याला पितामहाचा तुळांस सांगितले. हे बुद्धिमंत्रहो, मी पूर्वी बुद्धिमान् मानसपुत्र ह्याणतात असा जो सूर्य-अखंड स्थिर असा समाधि राखून फारच हून तेजस्वी व तपाचे श्रेष्ठ निधान वसिष्ठ क्रृष्ण, कठीण आणि अति दीर्घकाल असे तप केले त्याचे वंशांत पराशर नांवाचा मोठा प्रभाव- आहे, ह्याणून ही योग्यता पावली. वत्सहो, शाली महर्षि होईल. तो महातपस्वी—नव्हे, तपाचे तुली माझे भक्त, माझे तुमचेवर प्रेम, झाणून केवळ वसतिस्थान असा वरिष्ठ वेदनिधि तुझा मी तुमचे प्रभाप्रमाणे माझे माझील जन्म व पिता होईल. केवळ बापाचेच घरी वाढलेली पुढील जन्म सर्व कांहीं तुळांस सांगितले.

अशी कोणी कुमारी असेल व तिचे ठारीं त्या वैशंपायन सांगतात:—राजा, तू प्रभ पराशरापासून गर्भ राहून, हे क्रृष्ण, तू त्याचा केलास त्याप्रमाणे निर्मल वृत्तीचे जे आमचे पुत्र होशील. तुला त्रिकालांतील कोणतेही अर्थ-गुरुवर्य व्यास त्यांचा पूर्वकालचा जन्म सांगिसंबंधे निःसंशय ज्ञान राहील; इतकेच नव्हे, तला. आतां, हे राजर्जे, तुझ्या पहिल्या प्रभातर सांप्रतकालापूर्वी सहस्रावधि युगप्रथय लोटले प्रमाणे सांख्य, योग, पांचरात्र, वेद तसेच त्यांचेही तुला माझे इच्छेमुळे प्रत्यक्ष ज्ञान पाशुपत हे जे निरनिराळे लोकांना संप्रत होईल. शिवाय, हे मुने, यापुढे सहस्रावधि असे अनेक ज्ञानपंथ आहेत, त्यांची माहिती युगांचे फेरे तू पूर्वील; आणि माझे ध्यान सांगतों, ऐक. सांख्यशास्त्र कपिलांनी सांगितले; त्यांस परमर्ष अशी पदवी आहे. योग-करितांच, लोकांत आद्यंतरहित व चक्रपाणी शास्त्राचा पुरातन ज्ञाता हिरण्यमर्भच, दुसरा असा जो मी त्या मला प्रत्यक्ष पाहील. हे कोणी नव्हे. अपांतरतमा हात्या पाहिला वेदान्यथा होणार्थी आणि तुझी कीर्तिही अतुल होईल. वत्सा, पुढे सूर्याचा पुत्र शनैश्वर हा मनु होणार अहे. त्याचे मन्वंतरांत मन्वादिगणांसह माझे किंवा पशुपति श्रीकंठ शिव त्याने अव्यग्र कृपेने तूच व्यास होणार आहेस, यांत शंकाविज्ञाने हें पाशुपतमत निर्माण केले. सर्व पांच-नाहीं. बाबारे, या जगतांत जी कोणती गोष्ट रात्रमताचा ज्ञाता तर स्वतः नारायणच. होते तें सर्व माझेच चेष्टित होय. कोणी कसा किंवा इच्छेस येईल तसा स्वतंत्र मी रात्रमताचा ज्ञाता तर स्वतः नारायणच. तेवतो वाकी माझे इच्छेस येईल तसा स्वतंत्र मी परंतु, हे नृपश्रेष्ठा, तुला एक सांगून तेवतो वाकी, इतके जरी भिज पंथ आहेत, तरी या विज्ञाने हें पाशुपतमत निर्माण केले. सर्व पांच-वाकीं, या सर्वांतही वेद व अनुभव यांना देणारा असते. ”

याप्रमाणे तो ईश्वर सरस्वतीपुत्र जो अपां- संप्रत अशी परमगति प्रभु नारायणच होय. तरतम नामक क्रृष्ण त्याला बोलून ‘वत्सा, (सर्वांची धाव नारायणाकडे व नारायणा-आतां तू जा. ’ असे झाणाला. या प्रकारे मी पर्यंतच. मार्ग मात्र भिज.) परंतु, राजा, त्या काळी देव हरीचे आज्ञेवरून अपांतरतमा जे अज्ञानी आहेत, त्यांना नारायणाचे ह नामाने शालो. त्यापुढे वसिष्ठकुलाला आनंद रहस्य कळत नाहीं. पण जे कोणी मननशील देणारा असा हा संप्रतचा व्यास शालो. असो; व शहाणे शास्त्रकर्ते आहेत, ते नारायणालाच या प्रकारे नारायणाचे कृपेने व नारायणाचेच परमगति असे सूष्टतात; आणि माझेही मत

याहन भिन्न नाहीं. श्रुति व अनुभव यांचे आकाशे दिसलीं तरी तीं सर्व एका महदाकाशांत बलानें जे कोणी निःसंवेद शाले, अशा अंतर्भूत असतात. तोच न्याय येणें. आतां सर्वांचे ठिकाणीं श्रीहरि हा सर्वदा उमा आहे. अशा अनेक पुरुषांचे ज्या एकाच पुरुषाला तर्कटामुळे जे संशयांत पडले आहेत, अशांचे उत्पत्तिस्थान ह्यणतां येईल अशा त्या विश्व-ठिकाणीं तो माधव पाऊऱ टाकीत नाहीं. हे रूपी व गुणाधिक पुरुषांचे व्याख्यान मी तुला राजा, जे कोणी पांचरात्रागमाला मानून त्यांत सांगतो. या पुरुषांचे व्याख्यान करण्यापूर्वी सांगितलेल्या क्रमानें चालतात, ते देखील मी तपोयुक्त, दान्त, परमवंद व आत्मज्ञानी निष्कामभक्तिबलानें श्रीहरींत मिळतात. हे राजा, जे आमचे गुरुवर्य व्यास परमर्षि त्यांचे चरणीं सांख्य व योग हीं देण्ही शास्त्रे सनातन वंदन करितो. हे पृथ्वीपते, मी सांगतों आहें आहेत; अखंड वेदही सनातन आहेतच; आणि हे पुरुषसूक्त किंवा पुरुषांचे व्याख्यान सर्व सर्वहीं पुराण ऋषींनी एकमतानें असें प्रति-वेदांत ऋत व सत्य असें प्रसिद्ध आहे. शिवाय पादिलें आहे कीं, हे सर्व पुराण विश्व नारायण-यावर ऋषिसिंह व्यास यांनी चिंतन केले रूपच होय. सर्व, अंतरिक्ष, पृथ्वी किंवा जल आहे. हे भारता, कपिलादिक ऋषींनी अध्यात्म-यांतून कोढेही वेदाङ्गांचे आधारे बरे किंवा वाईट जे कर्म केले जात आहे, त्या सर्वांचा प्रवर्तक अंतर्यामी तोच ऋषि नारायण आहे, हा निश्चय समजावा.

अध्याय तीनशे पन्नासावा.

—०:—

ब्रह्मस्त्रदसंवाद.

जनमेजय विचारातोः—ब्रह्मन् पुरुष अनेक सांगत असतात, तोच मी तुला सांगतों. आहेत? किंवा एकच आहे? अनेक असल्यास क्षीरसमुद्राचे मध्यमाणी वैजयंत नांवाचा त्या सर्वांत श्रेष्ठ कोण? आणि या सर्व पुरुषांचे एक स्वर्णकांति श्रेष्ठ पर्वत आहे. त्या वैजयंता-उत्पत्तिस्थान कोणतो?

वैशंपायन सांगतात:—हे कुरुकुलधुर्या, ब्रह्मदेव आपले वैराजसदन सोडून नित्य एक-व्यवहारांत, तसेच सांख्यशास्त्र, योगशास्त्र देश जाऊन बसत असत. याप्रमाणे ते बुद्धिमान् यांचे समजुतीप्रमाणे पुरुष अनेक आहेत. त्यांना चतुर्मुख देव तेथें बसले असतां त्यांचे ललाटा-एक पुरुष हे ह्यणणे इष्ट नाहीं. तथापि, पासून उत्पन्न श्वालेला शिव नामक महायोगी तस्वतः पुरुष एकच आहे. कारण, घटाकाश, व त्रिनेत्र असा समर्थ पुत्र यद्यच्छया आकाश-मठाकाश इत्यादि उपाधिभेदास्तव अनेक मार्गांने वेगाने येऊन त्या पर्वतशिखरावर

* लोकांत अनेक पुरुष असल्यावांचून बद्धमुळे हे उतरला; आणि समोरच ब्रह्मदेवांना पाहून शब्द व्यव्यर्थ होतील आणि श्रुति तर आत्मा एकच त्याला फार समाधान वाढून तो त्यांचे पायां आहे असे म्हणते, तेव्हां याचा भेळ कसा पाढावा पडला. त्याला आपले पायां पडलेला पाहून भसा उंशय येऊन जनमेजय प्रभ करीत आहे. प्रजापति प्रभूने आपले डोवे हातानें त्यास उठ-

विलें; आणि आपला पुत्र बहुत काळाने भेटीस आलेला पाहून त्यास असे हाटले.

ब्रह्मदेव हणाले:—हे महाबाहो, तुझे स्वागत असो. तू आज मजजवळ आलास, हे एक

मी भाग्यच समजतो. पुत्रा, तुझे कुशल आहेना? तुझे अध्ययन व तपश्चर्या नीट चालू आहेना? कारण तूं सर्वदा उग्र तप करणारा आहेस, हणून तुला पुनरपि खोदून पुसतो कीं, तप ठीक चालले आहेना?

रुद्र हणाला:—भगवन्, आपले कृपेने माझे अध्ययन व तप हे अखंड व कुशलपणे दिसत नाही, ती सांगण्याकरितां तर शास्त्राची चालले आहे व सर्व लोकांकी कुशल आहेत. प्रवृत्ति असते; आणि या रीतीने पाहतां परम-मीं आपणांस आपल्या वैराजसदनांत फार शास्त्र जो वेद तो ‘तत्त्वमसि’ या वाक्याने वेळ खुंडाळले, परंतु तेथे शोध लागेना; तेव्हां पुरुषांचे एकत्र कथन करितो. याला धरून आपले चरणाने सनाथ झालेल्या या पर्वतावर व्यवहारांत दिसाणाऱ्या या अनेक पुरुषांचे मी आलों. कारण, आपण एकटे उठून एकां-ज्याला उत्पत्ति स्थान म्हणतात असा जो तांत कां गेला, अशाबद्दल मला फारजिज्ञासा एकच एक पुरुष, त्यांचे अधिष्ठान मी तुला उत्पत्त झाली. कां कीं, आपले सारख्याने इतके आतां सांगतो. हा जो पुरुष विराट्, सूत्रात्मा, विचारमग्न होण्याता लहानसहान कारण कारण आणि निर्गुण, किंवा अनिरुद्ध, प्रशुम्न, असणोर नाही. कारण, हे पितामह, आपले ते संकर्षण व वासुदेव या चार प्रकारांनी नट-नेहमीचिं वैराजसदन हणाजे किंवा उत्तम,—

येऊन वसलां, याचा हेतु काय ?

ब्रह्मदेव हणाले:—बाबारे, मीं या पर्वत-श्रेष्ठ वैजयंतावर इल्हीं सर्वदा वस्ती धरली आहे यांचे कारण मीं येथे एकाग्रचित्ताने विराट् पुरुषांचे चिंतन करीत असतो.

सुद्ध विचारतो:—ब्रह्मन्, आपण स्वयं- तांत व सवोपादानभूत कसा तें तुला सांगतो भूती आजवर अनेक पुरुष उत्पन्न केले ऐक. हे सत्पुत्रा, तो विश्वात्मा तुला, मला, आहेत आणि यापुढेही आणखी अनेक करीत इतरांला, बुद्धिमत्ताना किंवा मूढांना-कोणा-आहां. असे असतां हा एकच पुरुषश्रेष्ठ विराट् लाच या डोक्यांनी दिसणारा नाहीं. तो

म्हणून आपण ज्यांचे चिंतन करीत वसलां आहां, तेव्हां हा एक पुरुष कोण हणावा? ही माझी एदढी शंका केढा; मला फार उत्कंठा शाली आहे.

ब्रह्मदेव हणाले:—हे पुत्रा, तू जे अनेक पुरुष म्हणून म्हटलेस, ते तर उघड डोक्यां-नाच दिसत आहेत. त्याला दर्शनाची म्हणजे शास्त्रप्रमाणाची काय अपेक्षा आहे? शास्त्र-प्रमाण हे अनधिगतार्थज्ञापक असते; म्हणजे जी गोष्ट सहज समजत नाहीं किंवा डोक्यांना

प्रवृत्ति असते; आणि या रीतीने पाहतां परम-मीं आपणांस आपल्या वैराजसदनांत फार शास्त्र जो वेद तो ‘तत्त्वमसि’ या वाक्याने वेळ खुंडाळले, परंतु तेथे शोध लागेना; तेव्हां पुरुषांचे एकत्र कथन करितो. याला धरून आपले चरणाने सनाथ झालेल्या या पर्वतावर व्यवहारांत दिसाणाऱ्या या अनेक पुरुषांचे मी आलों. कारण, आपण एकटे उठून एकां-ज्याला उत्पत्ति स्थान म्हणतात असा जो तांत कां गेला, अशाबद्दल मला फारजिज्ञासा एकच एक पुरुष, त्यांचे अधिष्ठान मी तुला उत्पत्त झाली. कां कीं, आपले सारख्याने इतके आतां सांगतो. हा जो पुरुष विराट्, सूत्रात्मा, विचारमग्न होण्याता लहानसहान कारण कारण आणि निर्गुण, किंवा अनिरुद्ध, प्रशुम्न, असणोर नाहीं. कारण, हे पितामह, आपले ते संकर्षण व वासुदेव या चार प्रकारांनी नट-नेहमीचिं वैराजसदन हणाजे किंवा उत्तम,—

यारा आहे, त्या एकांचे उत्तमी अखेर हे तेथे क्षुधा व तृष्णा यांची वाधा नाही; सुरामु- व्यवहारतः पृथक् दिसणारे अनेक पुरुष रांची तेथे वसति; त्याचप्रमाणे अमिततेजस्वी निर्गुण किंवा शुद्ध होऊन लय पावतात. ऋद्धीचाही निवास; गंधर्व व अप्सरा हीं तर अर्धांतच हे सर्व पुरुष कार्य व तो एक पुरुष तेथून करी हालतच नाहींत. असले ते रम्य या अनेकांचे कारण हे सिद्ध झाले.

अध्याय तीनशे एकावन्नावा.

—००—

नारायणमाहात्म्यवर्णन.

ब्रह्मदेव म्हणतात:—आतां, हे पुत्रा, हा एक पुरुष शाश्वत, अव्यय, अक्षय, वाङ्मनो-

भूती आजवर अनेक पुरुष उत्पन्न केले ऐक. हे सत्पुत्रा, तो विश्वात्मा तुला, मला, आहेत आणि यापुढेही आणखी अनेक करीत इतरांला, बुद्धिमत्ताना किंवा मूढांना-कोणा-आहां. असे असतां हा एकच पुरुषश्रेष्ठ विराट् लाच या डोक्यांनी दिसणारा नाहीं. तो

केवळ ज्ञानाला दृश्य आहे असें म्हटलं आहे. तो स्वतः शरीरराहित असून यावत् सर्व शरीरांत वास्तव्य कंरून आहे. या प्रकारे प्रत्येक शरीरांत वसत असूनदी त्या शरीराकडून होणाऱ्या कर्मांनी हा लिप होत नाही. तो माझा, तुझा, तसाच दुसरे जेवढे मिळून देह धारी आहेत त्या सर्वांचा साक्षिभूत असून, तो कोणाला कोठंही पकडतां येत नाही. तो विश्वशीर्ष, विश्वबाहु, विश्वपाद, विश्वेनेत्र, विश्वनासिक असून त्यांचं सुखास पेढल व शुभाशुभ कर्म आणि सत्य व अनृत हा त्याप्रमाणे तो एकीक सर्व देहरूपी क्षेत्रांतून त्याशिवाय हा अभेद प्रतीयमान् होत नाही; शुभाशुभ कर्म ही त्यांतोल बांज, या उभय-द्विष्ट जो जीव-हा परम पुरुष मन व वाणी तांचेही त्याला ज्ञान असल्याने त्या योगा-यांपर्लाकडे आहे, असें गुरुमुखाने समजून त्याला क्षेत्रज्ञ असें म्हणतात. वरे, कोणी आल्यावर अत्यंत शांत वृत्तींने अनिरुद्ध, म्हणेल की, हा जर शरीरांशी संबद्ध आहे, प्रयुक्त, संकर्षण, वासुदेव हें अधिदैवचतुष्टय, तर याला उक्कांति, गति, आगति इत्यादि किंवा विराट, सूत्रात्मा, अंतर्यामी व शुद्धब्रह्म असलीं पाहिजेत; तर, बाबारे, यांचे शरीरांतून जाणे किंवा तेथे येणे हें भूतमात्रपकी अव्यात्मचतुष्टय, अथवा विश्व-तैजस-प्राज्ञ-तूल तीर्यसंज्ञक सूक्ष्म-अवस्था-चतुष्टय यांतील कर्धींच कोणाला समजणारे नाही. सांख्य क्रमाने मागील स्थूलाचा पुढील सूक्ष्मांत लय शास्त्राचे किंवा योगशास्त्राचेही साद्याने मी करीत करीत जातो, तो त्या कल्याणरूप पुरुषाचे गरीसंबंधी विचार करून राहिलो आहे, याला मिळतो; इतराला ते शक्य नाही. असें परंतु कांहीं थांग लागत नाही. कारण, ती असतां योगमार्गी पंडित याला परमात्मा असे गोष्ट आपले ज्ञानाचे पलीकडची आहे. आतां, ह्यां पाहतात; सांख्यशास्त्री एकात्माच ह्यांमला कळते आहे त्याप्रमाणे मी तुला त्या तात; तिसरे कांहीं ज्ञानमार्गी त्याला केवळ सनातन पुरुषाची माहिती श्रुति, युक्ति व आत्माच ह्यांतात; तथापि या सर्वांचा भाव अनुभव या तिहीना धरून सांगतो. एकत्र एकत्र आहे. हा जा परमात्मा आहे, व महत्त्व हीं केवळ त्यांचे ठिकाणीं रहातात तो सदैव निर्गुण आहे. हाच नारायण-हाच आणि तोच एक पुरुष मानिला आहे. त्याच सर्वात्मा पुरुष समजावा. कमलपत्र ज्यासनातन पुरुषाला महापुरुष हा शब्द लागू प्रमाणे पाण्याने लिप होत नाहीं, त्याप्रमाणे हा आहे. ज्याप्रमाणे अग्नि वसुतः एकत्र असतां कर्मफलाने लिप होत नाहीं. कर्मफलाने बंध-अनेक रूपांनी प्रकाशित होतो, किंवा वायु मोक्षांचे लफडे ज्याच्या गळ्यांत पडत असते, हा एकत्र असतां लोकांत अनेक रूपांनी तो दुसराच आहे; त्याला कर्मत्मा असें ह्यां १ वायूचे सातीसात म्हणजे एकुणपन्नास तात. या कर्मत्म्या-(जीवा-) मार्ग सतरांचे प्रकार शास्त्रांत आहेत.

एकदा राहून आत्मशोधन करीत रहावे असे चिकटून राहतात, कोणी राजधर्माचा आश्रय आहे. परंतु सामान्य जनांस बाधक करितात, तर कोणी आत्मफलाचाच आश्रय असे जे विषय, त्यांच्या जाव्यांत मी सांप-करितात; कोणी गुरुधर्माचा आश्रय करितात, डलों असल्यानें तिकडे वासना जावी तशी तर दुसरे वाढनियमांतच सिद्धि मानितात; बरे, जात नाहीं. आजपर्यंतचे माझे वय हें मुलां-कोणी मातापित्यांची शुश्रूषा करूनही स्वर्गास बाळांचे प्राप्तीत गेले; परंतु आतां जे उरले आहे गेलेले आढळतात; कोणी अहिंसाव्रतानें तर तेवढ्यानें परलोकाचे मार्गाची सामुद्री संपादन दुसरे कोणी सत्यानेच स्वर्गास गेले आहेत; करावी असा हेतु आहे. कारण, मला या जग-कोणी उभ्या युद्धांत वध पावल्यानेच स्वर्गास गेले ताचे गर्दीतून पलीकडे वाट मिळावी अशी आहेत; बरे, कोणी उंछव्रतानें सिद्ध होऊन स्वर्ग-प्रबळ इच्छा आहे. तर या संसारसमुद्रास मार्गास लागले आहेत; कोणी वेदवती होऊन तरुन जाण्याची नौका कोणत्या आश्रमांत केवळ वेदाध्ययनानेच कल्याण पावले आहेत; सांपडेल? मला चैन पडत नाही. कारण, दुसरे कोणी बुद्धिमान् लोक इदियजय करून लोकांत पहावे तो साचिक मनुष्ये देखील संक-संतोषवृत्तीनेच स्वर्गास पोचले; कोणी सरळ टांत सांपडून क्लेश पावत असतात. यमधर्माची वाटेने चालत असतां कुटाळ लोकांनी त्यांजवर ध्वजा रोगादिकांचे स्तुपानें प्रजेवर अखंड फड-आयात करून त्यांचे हाल केले तरीही त्यांनी कून राहिली आहे. अशामुळे या लौकिक आपला सरळपणा सोडिला नाहा व अखेर ते भोगाचे वेळी माझे मन उदास असते. बरे, यामुळे संन्यास ध्यावा ह्येण, तर संन्याशां-स्वर्गारूढ झाले आहेत. याप्रमाणे अनेक प्रकां-नाही कट्च दिसतात. कारण, यःकश्चित् अन्न रच लोकांनी अनेक प्रकारच्या खुल्या दरवा-वस्त्रासाठी त्यांना दारोदार फिरावे लागते. या ज्यांनी स्वर्ग गांठलेला पाहून, वायुचे योगानेप्रकारे माझे मन दोहीकडे माघार घेत आहे. मेघांकिं ज्याप्रमाणे अस्ताव्यस्त होते, तशी माझी तर, हे अतिथे, आपण आपले बुद्धिक्ल खर्चून मतिही वोटाव्यांत पडली आहे.

मला योग्य अशा धर्माची दिशा दाखवून धर्म-पर करावे, एवढीच विनंती आहे.

राजा, त्या धर्मभिन्नाची ब्राह्मणाची तीविनंती ऐकून त्या सुज अतिथीने मोक्षा मधुरव कोमल शब्दांनी त्याला झाले, ‘हे ब्रह्मन्, मला देखील या कामीं मोठा घोटाळा पडला आहे. तुझेप्रमाणेच माझे मनाचा निश्चय झाला आहे, परंतु करावे कसे? पहावे तो स्वर्गला हाच निर्णय करवत नाहीं. पहावे तो कोणी प्रवृत्ति चालू झाली, त्या स्थळी ह्याणजे नैमित्रावण मोक्षधर्माची प्रशंसा करितात, कोणी षारण्यांत गोमती नदीचे कांठीं नाग नामक यज्ञाचे फलाची महती गातात, कोणी वानप्रस्था-श्रम धरून राहतात, दुसरे कोणी गाईस्यालाच

चिकटून राहतात, कोणी राजधर्माचा आश्रय आहे. परंतु सामान्य जनांस बाधक करितात, तर कोणी आत्मफलाचाच आश्रय असे जे विषय, त्यांच्या जाव्यांत मी सांप-करितात; कोणी गुरुधर्माचा आश्रय करितात, डलों असल्यानें तिकडे वासना जावी तशी तर दुसरे वाढनियमांतच सिद्धि मानितात; बरे, जात नाहीं. आजपर्यंतचे माझे वय हें मुलां-कोणी मातापित्यांची शुश्रूषा करूनही स्वर्गास बाळांचे प्राप्तीत गेले; परंतु आतां जे उरले आहे गेलेले आढळतात; कोणी अहिंसाव्रतानें तर तेवढ्यानें परलोकाचे मार्गाची सामुद्री संपादन दुसरे कोणी सत्यानेच स्वर्गास गेले आहेत; करावी असा हेतु आहे. कारण, मला या जग-कोणी उभ्या युद्धांत वध पावल्यानेच स्वर्गास गेले ताचे गर्दीतून पलीकडे वाट मिळावी अशी आहेत; बरे, कोणी उंछव्रतानें सिद्ध होऊन स्वर्ग-प्रबळ इच्छा आहे. तर या संसारसमुद्रास मार्गास लागले आहेत; कोणी वेदवती होऊन तरुन जाण्याची नौका कोणत्या आश्रमांत केवळ वेदाध्ययनानेच कल्याण पावले आहेत; सांपडेल? मला चैन पडत नाही. कारण, दुसरे कोणी बुद्धिमान् लोक इदियजय करून लोकांत पहावे तो साचिक मनुष्ये देखील संक-संतोषवृत्तीनेच स्वर्गास पोचले; कोणी सरळ टांत सांपडून क्लेश पावत असतात. यमधर्माची वाटेने चालत असतां कुटाळ लोकांनी त्यांजवर ध्वजा रोगादिकांचे स्तुपानें प्रजेवर अखंड फड-आयात करून त्यांचे हाल केले तरीही त्यांनी कून राहिली आहे. अशामुळे या लौकिक आपला सरळपणा सोडिला नाहा व अखेर ते भोगाचे वेळी माझे मन उदास असते. बरे, यामुळे संन्यास ध्यावा ह्येण, तर संन्याशां-स्वर्गारूढ झाले आहेत. याप्रमाणे अनेक प्रकां-नाही कट्च दिसतात. कारण, यःकश्चित् अन्न रच लोकांनी अनेक प्रकारच्या खुल्या दरवा-वस्त्रासाठी त्यांना दारोदार फिरावे लागते. या ज्यांनी स्वर्ग गांठलेला पाहून, वायुचे योगानेप्रकारे माझे मन दोहीकडे माघार घेत आहे. मेघांकिं ज्याप्रमाणे अस्ताव्यस्त होते, तशी माझी तर, हे अतिथे, आपण आपले बुद्धिक्ल खर्चून मतिही वोटाव्यांत पडली आहे.

अध्याय तीनशे पंचावन्नावा.

—०—

उंछवृत्त्युपस्थ्यान.

अतिथि ह्याणाला:—हे ब्राह्मणा, असा उपदेश करितो. माझे गुरुने ज्याप्रमाणे सांगितले आहे त्याप्रमाणे मी तुला तत्त्वार्थ सांगतो, तो देक. पूर्वकल्पी प्रथम ज्या स्थळीं धर्मचक्राची प्रवृत्ति चालू झाली, त्या स्थळी ह्याणजे नैमित्रावण मोक्षधर्माची प्रशंसा करितात, कोणी षारण्यांत गोमती नदीचे कांठीं नाग नामक एक नगर होते. हे द्विजश्रेष्ठ, जेवढे मिळून देव आहेत तेवढ्यांनी या स्थळीं यज्ञायाग केले

आहेत. याच स्थळीं मांधाता राजवर्षीने (त्याचे राज्यांत अवर्षण पडले असतां आपले तपो-बळानें पर्जन्यं पाडून) प्रत्यक्ष इंद्रावर तान केली. अशा या स्थळीं पश्चानाम नांवाचा किंवा ज्याला लोकांत बहुधा पद्म असेच ह्यणतात असा एक महाविश्वात धर्मनिष्ठ नाग रहात आहे. हा नाग कर्म, उपासना व ज्ञान या तिन्ही मार्गांचा अवलंब करून प्राणिमात्राला काशा, वाचा आणि मन या तिन्ही द्वारांनी संतुष्ट राखीत असतो. त्याशीं जर कोणी तेढा वारू लागला, तर त्याला साम, दान, दंड, भेद या चतुर्विध उपायांनी तो ताक्ष्यावर आणतो; व आपले देहांतील चक्रादि इंद्रियें वस्तुतच्चानुसंधानाकडे लावून शाबूद राखीत असतो. या नागाला गांठन तूं यथाविधि त्याला शरण तुला परमश्रेष्ठ धर्म कोणता त्याचा खरा प्रकार सांगेल, भलतें कांहीं तरी सांगणार मी नाहीं. तो मानसशास्त्रांत मोठा निपुण असून विचार करीत आहें. कोणीही त्याचे दारीं जावो, त्याचे साथो, आजची ही रात्र आपण मजसेमत येथे तो फार आस्थेने आतिथ्य करीत असतो. रहावै. रात्रभर दम खाऊन व शांत निद्रा प्रकृतीने तो जलाप्रमाणे निर्मल असून सर्वदा वेऊन मग प्रभात होतांच आपण आपले वेदाध्ययनांत रत असतो. तप व दम हे त्याचे मागानि जावै. कारण, भवान सहस्राशी ठारीं पूर्ण वसत असून त्याचे वर्तनही फार आतां अस्ताचे बेतांत आला असलेमुळे मंद-उत्तम आहे. तो यज्ञकर्ता, दानशौङ, क्षमाशील, किरण असून अयोमुख झाला आहे.

उत्तमाचारवान्, सत्यवक्ता, निर्मत्सर, शील-भीष्म ह्यणतातः—हे अरिमर्दना, मग त्यावान्, जितेद्वय, अतिथि ब्राह्मणाना देऊन उर-ब्राह्मणाने त्याचा पाहुणचार केला. असतां तो लेले अन खाणारा, सर्वांस प्रिय असें बोल-अतिथि त्या ब्राह्मणाकडे तेवढी रात्र राहिला. णारा, सर्वांचा हितकर्ता, सरळ वर्तनाचा, रात्री त्या उभयतांच्या संन्यासधर्मविषयी उत्तम प्रकारचा कार्याकार्यविवेकी, निवैर, गोष्टी चालल्या होत्या, त्यामुळे त्यांची ती भूतहिताविषयी दक्ष, गंगेच्या डोहाप्रमाणे सर्व रात्र दिवसाप्रमाणे आनंदांत निघून गेली. गंभीर आणि पवित्र असून उच्चकुलोत्पन्न आहे. मग प्रभात होतांच, आपले कार्य साधण्याविषयीं

अध्याय तीनशे छपन्नावा.

—०—

उच्छवृत्त्युपाख्यान.

ब्राह्मण ह्यणालाः—महाराज, आपले हें वाक्य ऐक्ल्याने मला अत्यंत धीर आला आहे. आपले हें वाक्य ह्यणजे अतिशय मोठा मार ठोईवर वेऊन उटूं पहाणाराचे डोईवरील भार उत्तरण्यासारखेच आहे; किंवा वाई चालून थकून आलेल्याला शश्यादान, एका ठारीं उभा राखीत असतो. त्याशीं जर कोणी तेढा वारू राहून कंगळलेल्याला आसनदान, तृष्णिताला पाणी, भुक्तेल्याला भोजन, किंवा अतिथीला योग्य कालीं इच्छाभोजन मिळेण, ह्यातारपैरी पुत्र होणे किंवा आपल्या मनाचा प्रेमक भित्र चिंतनावरोबर भेटेण, त्याप्रमाणे हें आपले वाक्य मला आनंदवीत आहे. (त्याज्ञानवान् जाऊन आपले प्रश्नाचा उलगडा विचार. तो नागावद्दल माहिती सांगून) मला जो आपण तुला परमश्रेष्ठ धर्म कोणता त्याचा खरा उपवेश केला, त्यामुळे मला जसे नवे डोळे वेऊन प्रकार सांगेल, भलतें कांहीं तरी सांगणार मी आकाशाकडे पहात आहें व आपल्याशी नाहीं. तो मानसशास्त्रांत मोठा निपुण असून विचार करीत आहें. आपण जसे मला सांगी-सृहणीय असे सर्व गुण त्याचे अंगीं तले आहे तसे भी खरोखर करणार. परंतु, हे आहेत. कोणीही त्याचे दारीं जावो, त्याचे साथो, आजची ही रात्र आपण मजसेमत येथे तो फार आस्थेने आतिथ्य करीत असतो. रहावै. रात्रभर दम खाऊन व शांत निद्रा वेदाध्ययनांत रत असतो. तप व दम हे त्याचे मागानि जावै. कारण, भवान सहस्राशी ठारीं पूर्ण वसत असून त्याचे वर्तनही फार आतां अस्ताचे बेतांत आला असलेमुळे मंद-उत्तम आहे. तो यज्ञकर्ता, दानशौङ, क्षमाशील, किरण असून अयोमुख झाला आहे.

भीष्म ह्यणतातः—हे अरिमर्दना, मग त्यावान्, जितेद्वय, अतिथि ब्राह्मणाना देऊन उर-ब्राह्मणाने त्याचा पाहुणचार केला. असतां तो लेले अन खाणारा, सर्वांस प्रिय असें बोल-अतिथि त्या ब्राह्मणाकडे तेवढी रात्र राहिला. णारा, सर्वांचा हितकर्ता, सरळ वर्तनाचा, रात्री त्या उभयतांच्या संन्यासधर्मविषयी उत्तम प्रकारचा कार्याकार्यविवेकी, निवैर, गोष्टी चालल्या होत्या, त्यामुळे त्यांची ती भूतहिताविषयी दक्ष, गंगेच्या डोहाप्रमाणे सर्व रात्र दिवसाप्रमाणे आनंदांत निघून गेली. गंभीर आणि पवित्र असून उच्चकुलोत्पन्न आहे. मग प्रभात होतांच, आपले कार्य साधण्याविषयीं उत्सुक शालेल्या ब्राह्मणाने त्या अतिथीचे यथाशक्ति पूजन केले. नंतर तो धर्मशुद्धि

ब्राह्मण मनांत आणिलेली गोष्ट करण्याचा निश्चय करून व त्या कामी आपले कुटुंबतील माणसाची संमति घेऊन केवळ सुकृताचा संग्रह करण्याविषयीं दृढ संकल्प करून त्या अतिथीने सांगिल्याप्रमाणे योग्य कालीं त्या नागाचे वास्तव्यस्थानाला चालला.

अध्याय तीनशे सत्तावन्नावा.

—०:—

उँच्छवृत्त्युपास्यान.

भीष्म सांगतात:—मग तो ब्राह्मण मार्गात अनेक विचित्र वर्णे, तीर्थे व सरोवरे क्रमाने एकाकामागून एक ओलांडीत कोणा एका मुनीपाशी आला. तेव्हां, अतिथीने त्याला ज्या नागाची माहिती सांगितली होती, त्या नागावद्दल त्याने त्या मुनीपाशीं चौकशी केली; आणि त्या मुनीने सांगितले तें ऐकून घेऊन त्या धोरणावर तो त्या नागाचे वसतिस्थानाकडे चालला. चालतां चालतां तो अर्धज्ञ ब्राह्मण हिरोब्राप्रमाणे त्या नागाचे वसतीस पोंचला; आणि ‘ भोः ’ असे सन्मान्य संबोधन उच्चारून हणाला, ‘ मी आहे.’ त्याचे तें वचन कानी पद्धतांच त्या नागाची धर्मवत्सल व पतिव्रता अशी रूपवती .स्वी त्या ब्राह्मणापुढे घेऊन तिने धर्मानुसार यथाविधि त्या ब्राह्मणाचे पूजन केले; आणि त्याचे अगत्यपूर्वक स्वागत करून विचारले कीं, ‘ काय आज्ञा आहे ? ’

ब्राह्मण .हणाला:—हे भवति, आपण आपल्या मधुर वाणीने माझे स्वागत केल्याने माझा सर्व शीण दूर झाला. शिवाय माझे पूजन नही तुझीं केले. आतां, आपले पति जे श्रेष्ठ नाग त्याचे दर्शनाची इच्छा आहे. हीच केवळ नप करीत बसला आहे. मग ते सवजण माझी मोठी कामगिरी—हीच माझी मोठी त्याचे समीप जाऊन व वारंवार त्याची प्रार्थना करून त्याला आतिथ्य स्वीकारण्याविषयी स्पष्ट वाणीने आग्रह करू लागले. ते हणाले,

तें ऐकून नागभार्या हणाली:—ब्रह्मन्, एक महिनाभर सूर्योचा रथ ओढणेसूर्टी आर्य गेले आहेत, ते सात आठ दिवसांत खर्चीत परत येतील. या प्रकारे पतीचे प्रवासकारण मी आपल्या कानीं घाटले, आता याखेरीज मला कांहीं आज्ञा असेल तर तीही सांगावी.

ब्राह्मण हणाला:—हे देवि, नागाला भेटावे, याच निश्चयाने मी आलों असल्यामुळे, तो परत येईर्यथ त्याची वाट पहात मी याच महावनांत राहतो. मात्र तो परत आल्यावरोबर न विसरतां ‘ मी येथे आलों आहे.’ हणून त्याला कळवा. त्याला माझे येणे सांगून शिवाय मी अशा हेतूने आलों आहें हेही तुझी सांगा. मीही तावत्काल अल्याहार करून या पवित्र गोमतीच्या तीरींच त्याची वाट पहात राहतो. (यावर त्या नागीने ‘ आपण पुलिनांत एकटे राहूं नये ’ हणून त्या ब्राह्मणाला पुण्यकळ सांगितले; पण तें न ऐकतां) तिची कशी तरी समजूत घालून तो ब्राह्मणशेष त्या नदी-पुलिनांतच जाऊन राहिला.

अध्याय तीनशे अष्टावन्नावा.

—०:—

उँच्छवृत्त्युपास्यान.

भीष्म सांगतात:—इकडे, राजा, तो तपस्वी ब्राह्मण उपास काढीत तेथें वाळवंटांत बसलेला पाहून त्या भुजंगांना दुःख झाले. मग त्या नागाचे सर्व बांधव त्याचे स्त्रीपुत्रभ्रात्यांसह एकत्र जमून त्या ब्राह्मणाकडे आले; व पहातात तों तो ब्राह्मण व्रतस्थ होऊन त्या वाळवंटांत निर्मनुप्य अशा स्थळी कांहीं आहार न करितां केवळ नप करीत बसला आहे. मग ते सवजण करून त्याला आतिथ्य स्वीकारण्याविषयी स्पष्ट वाणीने आग्रह करू लागले. ते हणाले,

“ हे तपोधन, हे धर्मनिष्ठ, आपण येथे बस-ल्यावर, सूर्याची कामगिरी पुरी केल्यानंतर ल्याला आज सहावा दिवस—पण आपण काहींच खावयोस मागत नाहीं हें केंसे ? आपण आमचे घरी आलां आँहां आणि आही आपले सेवेस सादर होऊन येथे आलों आहों; त्या अर्थी आहांला आपले आतिथ्य करू या. आम्ही सर्व एकाच बुद्धुवांतील आहों. हे ब्रह्मन, हे शाश्वालं धरून देवता व अतिथि यांचे पूजनाद्विजश्रेष्ठ, मूल, फल, पर्ण, पथ—कांहीं तरी, किंवा आपणांस मान्य असेल तर अन्ही क्षधाशमनार्थ आपण ध्यावें हे वाजवी आहे. आपण आहार सोडून या वनांत येथे उपास काढीत वृद्धांस कंकळे होऊन, आहां सर्व आवाल-वृद्धांस केश होत आहेत. कारण, हे ब्रह्मन्, आमचे या कुलांत आजपर्यंत भ्रूणहत्या करणारा, किंवा संकटसमयीं तरी अनुत बोलणारा, अथवा देव, अतिथि, बंधु यांस भाग देण्यापूर्वी आपण भोजन करणारा असा कोणी निपजला नाहीं ! ”

ब्राह्मण हणाला:—तुझी इतके सांगतां यज्ञादिक करणे हा वैश्यांचा धर्म आहे; व त्या अर्थी मीं अन्न घेतलच असें समजा. पण वरिष्ठ त्रिवर्गाची शुश्रूषा करणे हा शूद्रांचा धर्म नाग परत येण्यास दोन कमी दहा दिवसांचा होय. हे नागेंद्रा, सर्व भूतांची हितेच्छा करणे एकंदर अवधि, त्यांत आठवी रात्र संपूनही हा गृहस्थाचा धर्म, आणि नियमित आहार जर नाग आला नाहीं, तर मी तुमचे ह्याणण्या प्रमाणे खुशाल जेवीन; तोपर्यंत मात्र मी तसेच करीत नाहीं. कारण, तेवढाचासाठीं तर हें व्रत मीं मी कोटुन आलों, मी कोण, माझे येथे कोण स्वीकारिले आहे. याकरितां, आलेत तसे स्वस्थ-पणे स्वगृहीं परत जा. माझेसाठीं कषी होऊ नका ! हा संन्याशाचा धर्म आहे; आणि पत्याज्ञा-

याप्रमाणे त्या ब्राह्मणाने त्यांची समजूत घातल्यावर ते सर्व भुजंग—योजलेली कामगिरी सिद्धीस न जातां तसेच आपले घरास परतले.

अध्याय तीनशे एकुणसाठावा.

—::—

उळ्डृत्युपारूप्यान.

भीम सांगतातः—मग बरेच दिवस लोट-

सूर्यांनै जाण्याची आज्ञा दिली, तेव्हां तो नाग आपले घरास आला. येतांच त्याची स्त्री पाय धुवावयास पाणी वैरे सामग्री घेऊन पुढे आली. तेव्हां त्या साध्वीला पाहून त्या नागांने प्रश्न केला, ‘हे कल्याणि, मीं तुला पूर्वी शाश्वालं धरून देवता व अतिथि यांचे पूजनाविषयीं जो संशुक्किं विधि सांगून ठविला होता, तनुल्य तुझे वर्तन आहे ना ? हे सुश्रोणि, माझा वियोग होतांच स्त्रीस्वभावामुळे तुझी बुद्धि माझे विरहांने व्याकूळ होऊन, म्लान होऊन तू हा धर्मस्तप सेतु अरुण तर राहू देत नाहींस ना !’ नागस्ती स्त्रीणाली:—गुरुची शुश्रूषा करणे हा शिष्यांचा धर्म, वेद धारण करणे हा ब्राह्मणांचा धर्म, स्वामीची आज्ञा पाळणे हा सेव-कांचा धर्म, प्रजेचे पालन करणे हा राजाचा धर्म, व प्राणिमात्राचे रक्षण करणे हा क्षत्रियांचा धर्म सांगितला आहे. आतिथ्यपूर्वक

यज्ञादिक करणे हा वैश्यांचा धर्म आहे; व त्या अर्थी मीं अन्न घेतलच असें समजा. पण वरिष्ठ त्रिवर्गाची शुश्रूषा करणे हा शूद्रांचा धर्म नाग परत येण्यास दोन कमी दहा दिवसांचा होय. हे नागेंद्रा, सर्व भूतांची हितेच्छा करणे एकंदर अवधि, त्यांत आठवी रात्र संपूनही हा गृहस्थाचा धर्म, आणि नियमित आहार करणे व अचूक व्रतनियम पालन करणे हा धर्मसंबंधांत इंद्रियांचा धर्म आहे. मी कोणाचा, करीत नाहीं. कारण, तेवढाचासाठीं तर हें व्रत मीं मी कोटुन आलों, मी कोण, माझे येथे कोण स्वीकारिले आहे. याकरितां, आलेत तसे स्वस्थ-पालन हा भायेचा परमश्रेष्ठ धर्म मानिला आहे. हे नागराजा, तुझे उपदेशामुळे मला हा धर्म तच्चतः कवळेला आहे. या प्रकारे स्वतः मला धर्माचे रहस्य पूर्णपणे अवगत झाले असाना आणि आपल्यासारखे धर्माविषयीं अदल निष्ठा बाळगणारे माझे पति असतां मी मार्ग सोडून भलत्याच वाटेला कशी वरे जाईन ? हे महाभागा, देवतांच्या परिचर्येत (आपले

प्रभाव) जरा देखील अंतर पडले नाहीं, आणि अतिथिसत्काराविषयीं तर मी निरंस-पणे नित्य उभीच आहे. आज हा ब्राह्मण आल्याला सात आठ दिवस होऊन गेले; मी एकल प्रार्थना केली, पण तो आपला हेतु मला सांगतच नाही; मात्र आपले दर्शनाची इच्छा करीत आहे. आपल्या दर्शनाविषयीं उल्काठित होऊन हा ब्रतशील ब्राह्मण गोमतीचे पुलिनांत आसन मांडून सारखा वेदाची पारायणे करीत बसला आहे; आणि, हे नांगेद्वा, त्याने मला सत्याची शपथ देऊन बजावून सांगितले. आहे कीं, नांगेद्व ररीं येतांच मजकडे पाठवून दे. याकरितां, हे महाप्राज्ञा नांगेद्वा, आपण तेरें जाऊन त्या ब्राह्मणाला दर्शन घावे हें नीट आहे.

अध्याय तीनशे साठावा.

—:::—

उंचवृत्त्युपारूप्यान.

नम हणाला:-हे शुचिस्मिते, हा जो ब्राह्मण ह्याणन तुला दिसत आहे, हा कोण आहे? केवळ मनुष्यजातीचाच प्राणी आहे? का ब्राह्मणाचे स्वप घेऊन कोणी देव आलेला आहे? हे यशस्विनि, अशी शंका येण्याला कारण कीं, माझी भेट घेईल इत्का समर्थ प्राणी कोण आहे? असी त्याहूनही मला भेटेंच असेल तर मला अज्ञापूर्वक निरोप देणारा असा असरें शक्यच नाही. कारण, हे कल्याणि, आही दिव्यगंध-युक्त नाग मेंद्रे तेजस्वी व वीर्यशाली असून सुर, असुर व देवर्षी या सर्वांपेक्षां आही तेजस्वी आहों आणि आमचे जे अनुयायी त्यांना आही वंदनीय असून वर देणारही विशेषतः मनुष्याची तर आहांकडे दृष्टि हा जातीचा स्वाभाविकच गति मिळते; आणि न्यायाने द्रव्यार्जन करणाराला त्या त्या आश्रमाला अनुरूप अशी राला त्याचे श्रेय मिळते. धर्मवेद्यांचा समज करणाराला त्या आपला अनुरूप अशी क्रिया करितो, तो कर्धीही नरकाला जात नाहीं. नाग हणतो:-हे प्रिये, माझे ठिकाणी आहों, विशेषतः मनुष्याची तर आहांकडे दृष्टि हा जो तुला अभिमान दिसतो, तो मी घोडा करण्याचीही सोय नाही असा माझा समज आहे. या आढऱ्यातेने आला नसून हा माझे सर्प-

नागभार्या हणाली:-हे पवनाशना, त्याचे जातीचा स्वाभाविकच दोष आहे. परंतु, हे सरळ वर्तनावरून मला असे वाढते कीं, तो देव साध्वि, माझ्या चित्ताचे ठिकाणी उत्पन्न शालेला

नसावा. हे क्रोधना, एक लक्षण मात्र मला त्याचे ठिकाणी निश्चित दिसते आहे. तें लक्षण ह्याणजे आपलेविषयीं त्यूची निःसीम भक्ति. पर्जन्यप्रिय तृष्णित चातक पक्षी ज्याप्रमाणे वर्षांचिंदूची वाट पहात रहातो, त्याव्रामाणे हा ब्राह्मण कांहीं तरी अन्यकार्य मनांत धरून आपल्या दर्शनाची इच्छा करून बसला आहे. देव करो आणि आपले दर्शन न शाल्यामुळे त्या ब्राह्मणाला कांहीं अपाय न होवो. कारण, आपल्यासारख्या थोर कुलांत येऊन अतिरीची सेवा न करणारा कोणीही आढऱ्यात नाही. याकरितां, आपला स्वाभाविक संताप सोडून त्याला दर्शन देणे योग्य आहे. कारण, तसें न केल्यास ब्राह्मणाचा आशाभाग होऊन आपण शापदग्ध व्हाल. कारण, शास्त्राचा आभिप्राय असा आहे कीं, कोणी राजा किंवा राजपुत्र याचेकडे कोणीही आशा धरून दुःखात मनुष्य आला असतां त्याचे अश्रुमार्जन न केल्यास त्या राजाला किंवा राजपुत्राला भ्रूणहत्येचे पातक लागते. जो मौनब्रत पालन करितो, त्याला ज्ञानप्राप्ति होते; जो दान करितो, त्याला महद्यशप्राप्ति होते; सत्यवचनी मनुष्यासं वक्तृत्वसामर्थ्य येऊन स्वर्गामध्येही त्याचा गौरव होतो; भूमिदान करणाराला त्या त्या आश्रमाला अनुरूप अशी गति मिळते; आणि न्यायाने द्रव्यार्जन करणाराला त्याचे श्रेय मिळते. धर्मवेद्यांचा समज असा आहे कीं, जो कोणी आत्मकल्याणाची व दुसऱ्याला प्रिय आणि निर्लेप अशी धर्म-क्रिया करितो, तो कर्धीही नरकाला जात नाहीं.

नाग हणतो:-हे प्रिये, माझे ठिकाणी दृष्टि हा जो तुला अभिमान दिसतो, तो मी घोडा

रोष ते आपल्या बोधाशीने साफ जाळून जात्या धर्मवत्सल नाग त्या ब्राह्मणास मधुर गळिला आहेस. हे साधिव, क्रोधादून अधिक वाणीने ह्याणाला, “हे भगवन्, मी आपली क्षमा असा अंधकार दुसरा कोणताच नाहीं असा माझा अभिप्राय आहे; आणि ही आमची सर्पजाति तर या दोषाविषयी विशेषच प्रपिद्ध रोष करू नये. आपण येथे आलां ते कोणाकरितां, किंवा आपले येण्याचे प्रयोजन काय, आहे. कृत्या क्रोधाच्या तावडीं सांपडल्यामुळेच, तें मला सांगावे. हे ब्रह्मन्, मी आपणांस सर्वथा प्रिये, प्रत्यक्ष इंद्राचाही प्रतिस्पर्धी जो प्रतापी अनुकूल असून केवळ स्नेहास्तव विचारितो रावण त्याला रामचंद्रानें युद्धांत मारिले. की, येथे या गोमतीतीरीं निर्जनस्थलीं बसून आपण कोणाची उपासना चालविली आहे?” ब्राह्मण ह्याणाला:—हे सर्पश्रेष्ठा, मला कल्पतांच ही दांडगाई पाहून रागास चढलेले धर्मारण्य ह्याणतात. पदानाम नामक जो नाग सहंसार्जुनाचे पुत्र परशुरामावर चालून गेले आहे, त्याला भेण्यासाठी मी येथे आलो असतां परशुरामानें ते सर्व पुत्र व प्रत्यक्ष आहें. कारण, माझे काय कार्य आहे ते इंद्राशीं समतोल असा राजा सहस्रार्जुन यालाही युद्धांत आवेशानें यमसदनीं पाटाविले त्याचे आसानीं असें सांगितलें कीं, तो अन्यत्र सारांश, हे भार्ये, असा हा कोथ तपाचा शव गेला आहे. त्यावून, चातक जसा पर्जन्याची व कल्याणाची हानि करणारा आहे; आणि वाट पहातो, तशी मी त्याची प्रतीक्षा करीत यामुळेच तुळे वचन ऐकून मी आपला रोष आहे; व निर्वेद मनानें योगनिष्ठ होऊन त्या आवरला आहे. हे विशालाक्षी, तुजसारखी नागाचे क्लेश दूर होऊन त्याचे कल्याण व्हावें गुणती स्त्री मला मिळाली हें पाडून मी आपल्याला फारच धन्य समजतो. आतां, हे कल्याणी, तो ब्राह्मण जेथे बसला आहे त्या स्थठींची मी जातो; आणि त्याचे जें काहीं ह्याणणे आहे, हे महाभाग, परक्याविषयीं ज्या अर्थी आपण तें सर्व त्याने सांगितले ह्याणज त्याचे हेतूप्रमाणे इंकी स्नेहाद्विद्व बाळगितां, त्या अर्थी खोरेतो कृतार्थ होऊन जाईल, हे निश्चित समज वरच आपले वर्तनास नांव ठेवण्यास कशी ती जागाच नाहीं. हे विप्रवेष, आपण ज्याचे वर्णन मनात धरिलें आहे तोच नाग मी. आतां आपले इच्छेस वडेल त्याप्रमाणे मी आपले

अध्याय तीनशे एकसष्टावा.

—:::—

उंचवृत्त्युपाख्यान.

भीष्म सांगतात:—युधिष्ठिरा, याप्रमाणे आपण येथे आल्याची बातमी मला माझ्या बोलून तो नागपति जो निघाला, तो त्याच स्वजनांकडून कळली, ह्याणून मी आपणांस ब्राह्मणाविषयीं विचार करीत करीत व त्याचे भेण्यास स्वतःच निघून आलें. हे द्विज, आपलेपाशीं कार्य तरी काय असावे अशा-आपण ज्या अर्थी मजकडे आलां आहां विषयीं तर्क करीत करीतच त्या ब्राह्मणाकडे त्या अर्थी आज कृतकार्य होऊन परत जाल. गेला; आणि त्या ब्राह्मणाची गांठ पडतांच तो हे द्विजश्रेष्ठ, आपण मजवर पूर्ण विश्वास ठेवा

आणि आपली जी कोणती कामगिरी असेल बसतात, तसे सिद्धि पावलेले मुनिगण आपल्या ती मला निःशंकपणे सांगा. द्विजश्रेष्ठ, तुझी देवतांसह या सूर्याच्या सहस्रावधि किरणांचा स्वतःचे हित एकीकडे ठेवून माझे कल्याणासाठी आश्रय करून रहातात. एवढा समर्थ वायु, येथे तपत बसलां, त्या अर्धी आपण आपले गुणांनी पण तो देखील या सूर्यकिरणांचा आश्रय आसां सर्वांस विकृत घेतले आहे असे समजा. करून असतो व सूर्योपासून प्रथम निघून सर्वे

ब्राह्मण म्हणाला:—हे भुजंगमा, मला आकाशभर पसरतो. तेव्हां याहून दूझे मोठे कांहीं एका गोष्टीचा अर्थ कळेना, तेव्हां तो आश्रय तें कोणते सांगावे? हे विष्वर्ष, प्रजांचे तुला विचारावा म्हणून तुझे दर्शन घेण्याची कल्याणायं याच वायूचे (आपले किरणांनी) इच्छा धरून मी येयें आलो. हे महाभागा, विभाग करून तो सूर्य वर्षाकालीं त्यापासून विषयांपासून परावृत्त होऊन जीवात्म्यांचे जल निर्माण करितो, याहून अधिक नवल तें विश्रांतिस्थान जें ब्रह्म तें शोधून काढावे म्हणून काय पाहिजे? परम दीसिमान् असा जो मी उद्युक झालो, परंतु माझा घराकडचा महात्मा अंतर्यामी हा देखील या सूर्यमण्डलांत ओढा सुट नाही; आणि गृहवास हा घातक राहून लोकांवर देखेरेख करितो, याहून दुसरा अहे हे मला पूर्ण ज्ञान असल्यानें गृहवासांत- चमत्कार तो काय सांगावा? शुक या नांवानें ही माझे घड लक्ष लागत नाही. यामुळे, प्रसिद्ध असा जो आकाशांत एक नीलवर्ण मेघ मी आपलेकडून जरी ब्रह्मोपासना करू लागतो आहे, तो या सूर्याचाच एक अंश असून तोच तरी माझे चित्त झोके खात आहे. तें चंद्रकिरणां- वर्षाकाळीं पाणी पांडीत असतो, यापेक्षां प्रमाणे शीतलसर्पी, मनोहर, स्वयंप्रकाश आणि आणखी नवल तें काय पाहिजे? हा सूर्य उग्रांमधून यशोरूपी किरण वाहेर फांकत आहेत आठ महिनेपर्यंत जें जल आपले पवित्र किर-अशा गुणांनी विराजमान असल्यामुळे भी तुज- ज्ञानी पृथ्वीपासून शोषून घेतो, तेंच वर्षाकाल कडे आलो आहें. याकरितां, हे नागा, मला येतांच पर्जन्यरूपांने पृथ्वीला परत करितो, उत्पन्न झालेला हा एवढा प्रथम उलगड, यापलीकडे कौतुक तें काय सांगावे? सर्व-नंतर मी माझे येण्याचे प्रयोजन संगेन तें एक व्यापी जो आत्मा आत्मा म्हणून गाजतो आहे,

अध्याय तीनशे वासष्टाचा.

—:::—

उळ्डृत्युपाख्यान.

ब्राह्मण म्हणाला:—नु आपल्या पाळीप्रमाणे हाच करितो. हे विष, आयंतरहित जो महासूर्याचा एकचाकी रथ ओढावयास जातोस वाहु सनातन देव पुरुषोन्म त्याची वसति तेव्हां तेथें जर आश्रयकारक असे कांहीं देखील या आदित्याचेच ठिकाणी आहे, याहून पाहिले असरील तर मला सांग.

नाग म्हणाला:—च्यापासून वैलोक्याला आश्रयाहूनही अधिक आश्रयकारक अशी मान्य अशा सर्वही भूमांची प्रवृत्ति होते, तो एक गोष्ट मीं सूर्योन्निधि असतो निरन्तर अरा मगवान् रवि म्हणजे असर्व चमत्कारांचे आश्र- आकाशांत जी पाहिली, ती सांगतो, एका. यस्थानच आहे. पक्षिगण जसे वृक्षराखांतून पूर्वी एक वेळी ऐन मध्याह्नाचे समर्थी भास्कर

स्वतःचे वास्तव्य देखील या सूर्याच्याच

विशिष्ट तेजांत आहे, याहून आश्रय तें कोणतें?

स्थावरजंगमात्मक पृथ्वीला बीजधारण

सूर्योपासनच होते व या पृथ्वीचे भारणही

चमत्कार तो कोणता वर्णावा? परंतु या सर्व-

हा जगताला तपवून सोडीत असतां दुसरा पडलेली पांने खाऊन अथवा नुसें पाणी किंवा कोणी सूर्य ढुगवल्यासारखा प्रकाश चोहोकडे वायु भक्षण करून समाधानवृत्तीने रहात असे झळकूं लागला. त्यानें आपले प्रकाशांने सर्व आणि या वृत्तीने राहून यांने वेदमंत्रांची पारालोकांस दिववून टाकून जण काय गगनतल दुभंग येणे करून मगवान् शंकरांची स्तुति केली, व करून तो आदित्याचे सन्मुख येऊन ठेपला. स्वर्गद्वार प्राप व्हावे ह्याणून यत्न केला, त्यामुळे नुकतीच आहुति मिळाल्यानें अधिकन चेत- हा स्वर्गास गेला. नागहो, हा ब्राह्मण निःसंगवृत्ति, लेल्या अग्रीप्रामाणे तो आपल्या तेजःकिरणांनी निस्पृह व सर्वदा शिळोळवृत्तीने राहून प्राणिमात्राचे मुरफाटून गेला असल्यामुळे त्याचे रुपाकडे हिताविषयी शट असे. अशा प्रकारे न्यांना द्विष्टिही करवत नव्हती. कार काय सांगावें, उनम गति प्राप्त होते त्यांवर देव, गंधर्व, असुर तो दुसरा भास्करच म्हणा ! असा तो पुरुष किंवा पत्रम यांचाही पराक्रम चालत नाहीं.

सत्रिय येतांच सूर्यांने आपले दोन्ही हात ब्रह्मन्, असे आश्वर्य मीं तेथें पाहिले. शणजे त्याला घेण्याकरितां पुढे केले व त्यानेही हेच कीं, तो मनुष्य असूनही (त्या शिळोळवृत्ताने) सूर्याचा परत आदर करण्याचे बुद्धीने आपला सिद्धि पावून सिद्धांचे गतीस पावला; व सध्यां उजवा हात सूर्याचे हातांत दिला; आणि इत- सूर्यासहित तोही पृथ्वीमोर्वर्ती किरत आहे !

क्यांत गगनतल फोडून तो जो सूर्याचे किरण- मंडलांत घुसला तो त्याचे तेज सूर्यांने तेजांत मिसळून जाऊन तोही एका क्षणांत आदित्य- रूपच झाला. याप्रमाणे त्या दोषांची तेजें एकत्र शाली तेव्हां आम्हांला संशय उत्पन्न झाला कीं, या दोहेंपैकीं खरा सूर्य कोणता म्हणावा ? रथारूढ आहे हा ! किंवा बाहेरून आला हा ? असा आम्हांला संशय पडला. असतां आम्हीं सूर्यांलाच प्रश्न केला, ‘हा स्वर्गाला आक्रमण करून अपरसूर्यामाणे चमकून गेला हा पुरुष कोण ?

अर्हया तीनशे त्रेसष्टावा.

—०:—

उंछवृत्त्युपाख्यान.

सूर्य झाणाला:—हा देदीप्यमान् पुरुष वायुचा मित्र ह्यणजे अग्री नव्हे, कोणी असुर नव्हे, किंवा पत्रगही नव्हे. हा एक भूलोकींचा तर ज्या कार्यासाठी म्हणून तुम्ही येथे आला मुनि-ज्ञासून, उंछवृत्ति नांवाचे एक तत आहे तर कार्य मला सांगा. कदाचित्, हे द्विजश्रेष्ठ, त्यांत त्यानें सिद्धि मिळविल्यामुळे त्या सिद्धि- आपले मनांतील कार्य उघड शब्दांनीं मला बलानें हा स्वर्गास गेला. हा ब्राह्मण भूलोकीं न सांगतां ते मीं होऊनच करून गेलों असलों असतांना फलमूळ खाऊन किंवा झाडावरून तरी देखील मला विचारून माझी अनुज्ञा घेऊ

अध्याय तीनशे त्रौसष्टावा.

—०:—

उंछवृत्त्युपाख्यान.

ब्राह्मण ह्यणाला:—हे भुजंगमा, खरेच, तू मला मोठेच आश्वर्य सांगितलेस ? ते ऐकून मीं फारच संतुष्ट झालों आहे. शिवाय, तू मला समर्पक अशा शब्दांनीं मोक्षाचा मार्गही दाखलिलास. हे साथो नागश्रेष्ठा, तुझे कल्याण असो, मीं आतों जातों. माझे स्मरण ठेव व कांहीं कामकाज लागल्यास मला अवश्य निरोप पाठवीत जा.

नाग ह्यणाला:—हे ब्रह्मन्, आपण सांगितलें होतें कीं, प्रथम माझी शंका फेड आणि मग माझे मनांतले प्रयोजन काय आहे ते तुला सांगेन. असे असतां आपण आपले मनांतले कार्य न सांगतांच चाललां हें बरोबर नाहीं.

कार्य तर ज्या कार्यासाठी म्हणून तुम्ही येथे आला तर ज्या कार्यासाठी म्हणून तुम्ही येथे आला आपले मनांतील कार्य उघड शब्दांनीं मला बलानें हा स्वर्गास गेला. किंवा ज्ञासून, उंछवृत्ति नांवाचे एक तत आहे तर कार्य मला सांगा. कदाचित्, हे द्विजश्रेष्ठ, आपले मनांतील कार्य उघड शब्दांनीं मला विचारून माझी अनुज्ञा घेऊ

मगं आपण जावें हें नीट आहे. हे सुवत, नागाचा निरोप घेऊन, तो ब्राह्मण निश्चय आपली जर माझे ठिकाणी इतकी भक्ति आहे, करून सक्षीरप्रायश्चित्तपर्वक उंडवताची दीक्षा तर, हे विष्वेष, एखाद्या झाडाखालीं भेटलेले घेण्याकरितां च्यवनभार्गवाकडे गेला; आणि बाढ़वरापमाणे केवळ माझे दृष्टीस पडून मला च्यवनभार्गवानें त्याला दीक्षा दिल्यावर तो तसेच सोडून जाणे आपल्याला शोभत नाही. केवळ धर्माचरण करीत राहिला; व त्यानें हे द्विनश्चेष्ट, आपले ठिकाणी माझी भक्ति व आपली मूळपासूनची सर्व कथा भार्गवाला तरशीच माझे ठिकाणी आपली भक्ति आहे, यांत सांगितली. हे राजेंद्रा, त्या भार्गवानें ती संशय नाही; आणि माझ्यासारखा मित्र असतां पुण्यकथा जनकाचे घरी असतां महात्मा नारतुम्हांडा विता ती कशाची? हे निष्पाप, दाला सांगितली. पुढे तीच कथा सदाचरणी हा सर्वही लोक आपलाच आहे असे समजा. नारद यांनी देवेंद्राच्या भुवनांत प्रश्न केल्या-
ब्राह्मण म्हणाला:—हे आत्मवेत्त्या भुजं वरून देवेंद्राला सांगितली. नंतर, हे भरतश्रेष्ठ गमा, तू म्हणतोस तें खरें आहे. खचीतच देव राजा, त्या देवेंद्रानें जे चांगले चांगले ब्राह्मण तुइयापलीकडे नाहींत. आदित्यमंडलांत राह- होते त्या सर्वाना ही कथा सांगून टाकिली. हे णारा जो पुरुष तोच तू, तोच मी, आणि राजा, माझे जेव्हां परशुरामाशी दारुण युद्ध जो मी तोच तू, व मी, तू आणि हीं सर्व भूते ज्ञालें, तेव्हां वसूनीं मला ही सांगितली; आणि हीं त्या रूपीं म्हणजे आत्मसूपीं एकच आहां. हे श्रेष्ठ धर्मालका, तूही मोठा मार्मिक प्रभं हे नागनाथा, पुण्यसंचय कोणते साधनानें कर्ता भेटलास, म्हणून मीही तुला ही मोठी करावा याविषयीं मला संशय होता. परंतु तूं पवित्र व धर्मप्रद अशी उत्तम कथा सांगितली. जे आतां उंडवताचे कथन केलेस, त्या ब्रातानें हे राजा, श्रेष्ठ धर्म कोणता म्हणून तूं मला जो माझी अर्थसिद्धि खास होईल. यासाठी मी प्रश्न केलास, त्याचे उत्तर—त्या ब्राह्मणानें आच-आता तें ब्रत करणार. हा माझा निश्चय ठरला. रिला तो—हे होय. आता त्या ब्राह्मणानें काय मी ज्या श्रेष्ठ कार्यासाठी तुसेकडे आलों होतों केले म्हणशील तर, त्यानें सर्व विषयेच्चाता तें माझे कार्य साधले. आतां, हे सांघो भुजं- सोडून धमाचरण करण्याविषयीं कंवर बांधिली; गमा, मी कृतार्थ ज्ञाले. याकरितां मी तुझा आणि त्या नांगेंद्राच्या उपदेशावरून स्वकर्तव्य निरोप घेतो. तुझे कल्याण असो.

अध्याय तीनशे पांसष्टावा.

—००—

उच्छवृत्त्युपास्त्यानसमाप्ति.

भीम्प सागतान:—हे राजा, याप्रमाणे त्या राजानें सांगितलेल्या उत्तम गतिला;

जाणून अहिंसादि यम व शौचा ई नियम याचे कटाक्षानें पालन करून तो वर्नार्थ राहिला;

आणि तेंथे शेनांतील खक्यांवरून शिपलेल्या नेमके दाण्यांवर निर्वाह करून हाणे जे उंछ-

वृत्तीचे उत्तम प्रकारं पालन करून तो नाग-

प्र

